

शान्तकुटी-वैदिकग्रन्थमाला

दयानन्दब्राह्ममहाविद्यालयीयाचार्य्यपदप्रतिष्ठितचरेण, दयानन्दमहा-
विद्यालयीयानुसन्धानालये विश्वेश्वरानन्दानुसन्धानालये चाध्यक्ष-
पदाधिकारिणा, एम्. ए., एम्. आ. एल्. इत्युपाधिधारिणा,

विश्वबन्धुशास्त्रिणा

सम्प्राप्तानेकविपश्चित्सायुज्येन

सम्पादिता

तस्यां चायं

प्रथमो ग्रन्थः

लवपुरम्

१९६२ वि०

THE ŚĀNTAKUṬĪ VEDIC SERIES

EDITED

WITH THE HELP OF VARIOUS SCHOLARS

BY

VIŚVA-BANDHU ŚĀSTRĪ, M. A., M. O. L.,

VOLUME ONE.

LAHORE, 1935.

वैदिक-पदानुक्रमकोषः

स च

वैदिकवाङ्मयीयसकलपदजातस्य वर्णमात्रानुपूर्व्यां स्वरसंस्कारानुसारेण
च सङ्कलितः, विविधविषयया भूमिकया पुरस्कृतः, मूल-
विस्पष्टनैष्टिप्पणैः सनाथितः, परिशिष्टचक्रेण परिवर्धितश्च

विश्वबन्धुशास्त्रिणा

एम्० ए०, एम्० ओ० एल्० इत्युपाधिधारिणा, दयानन्दमहाविद्या-
लयीयानुसन्धानालये विश्वेश्वरानन्दानुसन्धानालये चाध्यक्षपदा-
धिकृतेन, दयानन्दब्राह्ममहाविद्यालयीयाचार्यपदप्रतिष्ठितपूर्वेण

सम्पादितः

अथञ्च तत्र

(ब्राह्मणारण्यकीयस्य)

द्वितीयस्य विभागस्य

पूर्वार्धः

अ-ण

लवपुरम्

१९६२ वि०

(All rights reserved)

First Impression, 1000 Copies.

Published by Pt. Bhima Deva Śāstri, M. A., M. O. L., Asstt. Editor for the Viśveśvarānanda Research Institute, Lahore, and Printed (pp. i-Lvi) by K. R. Jain at the Manohar Electric Press, (pp. 1-333) by Deva Chandra at the Hindi Bhawan Press and (pp. 335-441 and क-ज) by Gaṇapati at the Bhushan Press, Lahore.



SOME OTHER WORKS BY V.-B. ŚĀSTRĪ.

1 Atharva-Pratiśakhyam, ed.	1923
2 Veda-Sandēśa, Part I.	1925
3 Veda-Sandēśa, Part II.	1926
4 Devayajña-Pradīpikā	1926
5 Āryodaya	1928
6 Veda-Sandēśa, Part III.	1929
7 Vaidika-Śabdārtha-Pārijāta	1929
8 Veda-Sandēśa, Part IV.	1930
9 Veda-Sāra, sel.	1931
10 Vedārtha-Vimarśa	1932
11 Veda-Sāra, trans.	1933
12 Vaidika-tat-sad-ek-vāda	1934
13 Lord Buddha and Buddhism	1934
14 Vālmiki-Rāmāyaṇa (Āraṇya-Kaṇḍa) ed. (joint)	1935



श्री खामी विश्वेश्वरानन्दसरस्वती

श्री खामी निल्यानन्दब्रह्मचारी

भावना

सुप्रसिद्धसमादरण सुप्रियाश्रेजीवने साफली
नाभ्यकरा महौषधवद्री आचेत्कृतज्ञा मतिः ।
दाशायसंरक्षणात् सुकृतिनी धन्येयमार्या प्रजा ॥ १ ॥

सुविपुलं वेदा लसन्तोऽवना-
वाच्याचारयुता नमुञ्चतलधियां तन्वन्तु वृद्धिं पराम् ।
नेपां पैरणि विम्बुनो सुमतिभिर्निष्कामयत्नाः कृता
बन्धास्ते मततांपकाग्रतयः खेनात्मना याजिनः ॥ २ ॥

नित्यानन्दसहाययोगसुबलो विश्वेश्वरानन्दभाग्
उद्योगाग्निगमार्थबोधघटकान् सन्न्यासधर्मा व्यधात् ।
कोषोऽयं श्रुतिशेमुपीनिगमनस्तज्ञोदनासम्भवः
कृष्णशीघ्र स्मृतये हि तस्य शुणिभिः सन्ध्यस्वमानो मुदा ॥ ३ ॥

उन्मिष्याजनताहितार्थपरमा श्रीपद्मानां रुचिः
सद्धर्मे विनये तमोऽपहनने विद्याप्रचारे शुभे ।
न्याय्याचारविचारसाररुचिरा नीतिः सदा धर्मतां
सद्गुणोऽन्यव्यसनं श्रुतिव्यसनिनो विद्या भवेत्तुभिः ॥ ४ ॥

इति

विष्णुसूक्तम् ।



श्री स्वामी विश्वेश्वरानन्दसुब्रह्मणी

श्री स्वामी नित्यानन्दब्रह्मचारी

भावना

सत्साहित्यसमादरेण सुधियाञ्चेज्जीवने साफली
खान्तःस्वास्थ्यकरी महौषधवटी स्याच्चेत्कृतज्ञा मतिः ।
मानश्चेदभिजातपौरुषवतां दायाद्यसंरक्षणात्
तद्वेदापचितौ रता सुकृतिनी धन्येयमार्या प्रजा ॥ १ ॥

मूलं भारतसंस्कृतेः सुविपुलं वेदा लसन्तोऽवना—
वार्याचारयुतां समुज्ज्वलधियां तन्वन्तु वृद्धिं पराम् ।
तेषां धैरपि विस्तृतौ सुमतिभिर्निष्कामयत्नाः कृता
वन्द्यास्ते सततोपकाररतयः खेनात्मना याजिनः ॥ २ ॥

नित्यानन्दसहाययोगसुबलो विश्वेश्वरानन्दभाग्
उद्योगान्निगमार्थबोधघटकान् सन्न्यासधर्मा व्यधात् ।
कोषोऽयं श्रुतिशेमुषीनिगमनस्तन्नोदनासम्भवः
कूलृप्सीष्ट स्मृतये हि तस्य गुणिभिः खभ्यस्यमानो मुदा ॥ ३ ॥

उन्मिष्याज्जनताहितार्थपरमा श्रीवल्लभानां रुचिः
सद्धर्मे विनये तमोऽपहनने विद्याप्रचारे शुभे ।
न्याय्याचारविचारसाररुचिरा नीतिः सदा वर्धतां
त्यक्त्वाऽन्यव्यसनं श्रुतिव्यसनिनो विज्ञा भवेयुर्भुवि ॥ ४ ॥

इति

विश्वबन्धोः

TABLE OF CONTENTS

(विषय-सूची)

PREFACE :—

PAGE

I. A Brief History of the Work	ix
II. General Scope and Plan	xii
III. Expression of Thankfulness	xv

INTRODUCTION :—

I. Bibliographic Description of the Basic Texts	xviii
II. Existing Index-material	xxiii
III. Outlines of Method	xxv
(a) Treatment of Verbs (आख्यातानि)	xxvi
(b) " " Derivatives (नामानि)	xxx
(c) " " Prepositions and Particles...	xxxiv
(d) " " Accent	xxxv
(e) " " References	xxxix
(f) Special Typography, Signs and Symbols...	xliv
IV. Uses of the Concordance :—			
(a) As a Word-Index	xliv
(b) As a Material-Book of Vedic Philology	xlv
(c) As a Material-Book of Vedic Lexicography	xlvi
(d) As a Help to Comparative Textual study	"
(e) As an Aid to Textual Restoration	xlvii
(f) As a Basis of Further Work L
V. Abbreviations (सङ्केताः) :—			
(a) of the names of the Basic Texts...	lii
(b) of Sanskrit names and terms	"
(c) of non-Sanskrit names and terms	liv

वैदिक-पदानुक्रमकोषः (पूर्वार्धः, अ-ण)	१-४४१
पूर्वाद्धीया संशोधन-पत्रिका	क-ज

(टिप्पणम् :—परिशिष्टादिकमुत्तरार्धान्ते द्रष्टव्यम्) ।

P R E F A C E .

1. BRIEF HISTORY OF THE WORK.

The progress, completion and eventual publication of the present work, a result as it has been of peculiar circumstances, comes to me as a happy surprise of my life. It is true, I have been busy one way or another in connection with its compilation and arrangement during the past twelve years but never did I think, at least in the beginning, that it was going to take its present shape and develop into an independent work of Vedic reference. As I had an occasion to relate six years ago in the introduction to my *Vaidikaśabdārthapārijāta*, I took upon myself in 1923, in deference to the express desire of the two foremost elders of the Dayānanda Anglo-Vedic College Trust Society, Lahore, R. B. L. Mūl Rāj and Mahātma Hans Rāj, the task of compiling and editing a Vedic lexicon in close association with another veteran leader of the Ārya Samāj, the late Swāmī Viśveśvarānanda of Shant Kuti, Simla, with whom the idea had originated nearly forty years ago and who in conjunction with the late Swāmī Nityānanda and in consultation with Pandit Madan Mohan Malaviya had ever since made it a life-mission of his to do

all he could for the materialisation of the same.

In marshalling material, expected to be indispensable to that end, the following five categories had to be dealt with:

(a) The basic texts of the Veda, namely, the Mantra and the Brāhmaṇa portions as extant in the several surviving or, at least, available recensions of the same;

(b) The liturgical aphorisms and subsidiary redactions which by enjoining the recitation of Vedic texts in connection with the countless details of a complex and symbolical ritual, definitely point to a particular line of interpretation for the said texts;

(c) Ancient treatises on Vedic phonetics, grammar, etymology, prosody, mathematics, astronomy, astrology, theology and mythology and, also, other works of ancillary type, containing information of miscellaneous nature about the constitution, origin and contents of the said texts;

(d) Mediaeval scholiastic and commentative literature on the aforesaid types of ancient works; and finally,

(e) Results of modern research as carried on for close upon a hund-

red years in India and elsewhere on traditional, philological and eclectic lines and embodied in translations, critical editions, commentaries, indexical reference books, learned articles and dissertations.

In order to be in a position to freely draw upon this five-fold material, it was imperative that its entire range, vast and unwieldy as it is, must first be properly indexed and arranged. An organisation for this purpose was set up, first with the financial help received from Swāmī Viśveśvarānanda himself and, after his sad demise in 1925, through the kind offices of R. B. L. Rala Ram, the President, Dr. Kedar Nath, the Secretary and other members of the Board of Executors under his last will, namely, Pandit Madan Mohan Malaviya, Seth Ranchod Dass Bhawan, Dr. Kalyan Dass Desai, Seth Ghansham Dass Birla, Mahātmā Nārayaṇaswāmī and Swāmī Sarvadānanda.

With the publication of the first Fasciculus of the Pārijāta in 1929, this lexical scheme was first introduced to a circle of Sanskrit scholars in India and abroad. Some of them have since been closely associated with the further progress and improvement of the same. Emboldened by this factor, I tried to further expand and complete the organisation for the collection of

all possible material so that nothing of importance should escape proper notice and treatment.

But I could not carry out my heart's desire. The scope of help possible for the said Board to render was too limited to cope with the increasing needs of this ever-expanding project. Consequently, there was a serious handicap on account of want of adequate funds. Efforts were then made to secure, if possible, additional financial relief from various quarters. The Government of India, the Provincial Government of the United Provinces, the Indore Durbar, the Panjab University and a few other institutions as well as individuals were sounded and approached for the purpose. None of these attempts, however, bore any substantial fruit.

After reconsideration of the whole situation in this new perspective and in consultation with many eminent scholars who were familiar with these circumstances, I decided to proceed with the huge project sectionwise as the only possible way out of the difficulty. Consequently, the work in connection with the registration and arrangement of the traditional material was continued while that in connection with the philological section was stopped for the time being. It had since long been obvious that the extant indexical material, meagre and unreliable

as it is, would noways satisfy the needs of the Pārijāta.

Separate word-indexes to several Vedic texts, mostly Brāhmaṇas and Śrauta sūtras, had therefore been planned and already prepared to the extent of their vowel-portions. But soon it became evident that this partial equipment would not do in as much as in the discussion of indexed words, prospective cross-references had often to be made to words that had not yet been indexed. Thus, practical experience pointed to the need of a complete Vedic word-index as the *sine quo non* of Vedic lexicography. This Concordance is a direct outcome of the efforts that were subsequently made in this direction. Of course, it has meant postponement, at least for sometime to come, of the further publication of the Pārijāta itself. It may, however, be gratifying to note that with the completion of this Concordance, a long-felt need of Vedic research would be satisfied. In alluding to two separate announcements made by him in 1892, the late Professor Maurice Bloomfield wrote in 1906, in the preface to his Vedic Concordance: "I sketched the plan of a three-fold apparatus designed to facilitate and deepen the study of the Vedas: One part of it was a universal word-index to the Vedas; another was an index of subjects and ideas; and the third, which I

promised to undertake myself, was a Vedic Concordance". The second part of this apparatus, as is well-known, was undertaken and completed by the late Professor Arthur A. Macdonell and Professor A.B. Keith. The first part of this apparatus, important as it is for every branch of Vedic research, has a peculiar kinship with and an indispensability for lexicographical work in that field, and, hence, it is but meet that this Concordance should have been brought out as a by-product of the above-mentioned considerable experiment in that particular line of research.

All the same, I am quite alive to what the postponement under the stress of financial or other handicaps, of the further progress of the Pārijāta may eventually mean for the materialisation of that lexical project. In the course of a personal letter, Professor Dr. A. B. Keith has so much voiced my feelings in this matter that I take the liberty of quoting from the same somewhat *in extenso*: "I regret to learn of the difficulties which hamper progress in your efforts to make available a full Vedic dictionary, and I appreciate the grounds which have induced you to set about your present task as a step towards the accomplishment of the greater end which you have in view. While, of course, nothing can replace the larger project, it is clear that the

red years in India and elsewhere on traditional, philological and eclectic lines and embodied in translations, critical editions, commentaries, indexical reference books, learned articles and dissertations.

In order to be in a position to freely draw upon this five-fold material, it was imperative that its entire range, vast and unwieldy as it is, must first be properly indexed and arranged. An organisation for this purpose was set up, first with the financial help received from Swāmi Viśveśvarānanda himself and, after his sad demise in 1925, through the kind offices of R. B. L. Rala Ram, the President, Dr. Kedar Nath, the Secretary and other members of the Board of Executors under his last will, namely, Pandit Madan Mohan Malaviya, Seth Ranchod Dass Bhawan, Dr. Kalyan Dass Desai, Seth Ghansham Dass Birla, Mahātmā Nārāyaṇaswāmī and Swāmī Sarvadānanda.

With the publication of the first Fasciculus of the Pārijāta in 1929, this lexical scheme was first introduced to a circle of Sanskrit scholars in India and abroad. Some of them have since been closely associated with the further progress and improvement of the same. Emboldened by this factor, I tried to further expand and complete the organisation for the collection of

all possible material so that nothing of importance should escape proper notice and treatment.

But I could not carry out my heart's desire. The scope of help possible for the said Board to render was too limited to cope with the increasing needs of this ever-expanding project. Consequently, there was a serious handicap on account of want of adequate funds. Efforts were then made to secure, if possible, additional financial relief from various quarters. The Government of India, the Provincial Government of the United Provinces, the Indore Durbar, the Panjab University and a few other institutions as well as individuals were sounded and approached for the purpose. None of these attempts, however, bore any substantial fruit.

After reconsideration of the whole situation in this new perspective and in consultation with many eminent scholars who were familiar with these circumstances, I decided to proceed with the huge project sectionwise as the only possible way out of the difficulty. Consequently, the work in connection with the registration and arrangement of the traditional material was continued while that in connection with the philological section was stopped for the time being. It had since long been obvious that the extant indexical material, meagre and unreliable

as it is, would noways satisfy the needs of the Pārijāta.

Separate word-indexes to several Vedic texts, mostly Brāhmaṇas and Śrauta sūtras, had therefore been planned and already prepared to the extent of their vowel-portions. But soon it became evident that this partial equipment would not do in as much as in the discussion of indexed words, prospective cross-references had often to be made to words that had not yet been indexed. Thus, practical experience pointed to the need of a complete Vedic word-index as the *sine quo non* of Vedic lexicography. This Concordance is a direct outcome of the efforts that were subsequently made in this direction. Of course, it has meant postponement, at least for sometime to come, of the further publication of the Pārijāta itself. It may, however, be gratifying to note that with the completion of this Concordance, a long-felt need of Vedic research would be satisfied. In alluding to two separate announcements made by him in 1892, the late Professor Maurice Bloomfield wrote in 1906, in the preface to his Vedic Concordance: "I sketched the plan of a three-fold apparatus designed to facilitate and deepen the study of the Vedas: One part of it was a universal word-index to the Vedas; another was an index of subjects and ideas; and the third, which I

promised to undertake myself, was a Vedic Concordance". The second part of this apparatus, as is well-known, was undertaken and completed by the late Professor Arthur A. Macdonell and Professor A.B. Keith. The first part of this apparatus, important as it is for every branch of Vedic research, has a peculiar kinship with and an indispensability for lexicographical work in that field, and, hence, it is but meet that this Concordance should have been brought out as a by-product of the above-mentioned considerable experiment in that particular line of research.

All the same, I am quite alive to what the postponement under the stress of financial or other handicaps, of the further progress of the Pārijāta may eventually mean for the materialisation of that lexical project. In the course of a personal letter, Professor Dr. A. B. Keith has so much voiced my feelings in this matter that I take the liberty of quoting from the same somewhat *in extenso*: "I regret to learn of the difficulties which hamper progress in your efforts to make available a full Vedic dictionary, and I appreciate the grounds which have induced you to set about your present task as a step towards the accomplishment of the greater end which you have in view. While, of course, nothing can replace the larger project, it is clear that the

present work ought to be of very great assistance to those who are interested in Vedic literature. Personally, I should have preferred to see the Dictionary proper proceeding because of its obvious

importance and value, but I recognise that financial reasons are imperative and that on these grounds what is being attempted is doubtless the only course open."

II. GENERAL SCOPE AND PLAN.

This Concordance aims at registering for comprehensive reference entire vocabulary as found in one hundred and eighty main as well as subsidiary works of the Vedic literature. These works are divisible into the following nine types :

1. Saṃhitās; 2. Brāhmaṇas;
3. Āraṇyakas; 4. Upaniṣads; 5. Śrauta-Sūtras; 6. Gṛihya-Sūtras; Mantra-Pāthas and related texts;
7. Dharma-Sūtras, Dharma-Śāstras and Smṛitis; 8. Vidhāna texts; 9. Ancillary texts and treatises such as the Nirukta, the Prātiśākhya, Aṣṭādhyāyī of Pāṇini, Bṛihad-Devatā and others as already indicated under category (c) in the previous section of this preface.

If it had been planned from the outset as an independent undertaking, and not as a mere auxiliary to the Pārijāta-project, or if its progress were not hampered at every step on account of want of

proper financial backing, its final appearance would certainly have been made much more scientific than it is at present. As it is, it has been divided into four Volumes.

1. Volume, I. deals with the Saṃhitā-vocabulary; the present Volume which is second in the series, contains joint treatment of the vocabularies of the Brāhmaṇas as well as the Āraṇyakas; Volume. III has for its subject-matter the Upaniṣad-vocabulary and the last Volume has its jurisdiction over the entire mass of the remaining source material.

That the entire material contained in these volumes could have been consolidated into one volume divided into a number of parts like the present one goes without saying. It may, however, be permissible to add in favour of the present division that it has an advantage of its own in so far as it facilitates ready reference to the

main and secondary branches of the Vedic literature separately. A list of works drawn upon in the preparation of each volume, with an account of the text-editions used and with all other needed relevant information, is being given in its proper place in the beginning of each of the four volumes. One in connection with the present volume, will be found in the beginning of the following introduction.

Moreover, compiled as it has been as an aid to and a tool for the larger lexicographical scheme, this Concordance possesses a characteristic fulness of treatment which it may be worth while to note here in general terms. To begin with, it has been so designed as to present a complete and analytical record of verbal roots and derivative bases along with the entire range of their conjugational and declensional forms. Compounds, secondary and tertiary derivatives, separable and inseparable prepositions and so many other indeclinable components of the Vedic language have also been distinctively dealt with. Governing head-words have been distinguished from their dependent formations. Component parts of compounds have been clearly indicated.

Feminine formations and other derivatives, have been connected with their basic or radical elements. Formal, accentual and

semasiological distinctions have been brought out in full relief. And, finally, copious critical footnotes have been added by way of registering variants, suggesting emendations in the published texts, elucidating obscure entries and assessing at their proper value, grammatical and phonetical data as given in or bearing on the ancient commentaries by Śāyaṇa and others. In other words, the text of the Concordance has by virtue of this critical apparatus been supplied with a running, critical commentary of its own. The technique of the method of treatment has been explained in detail in the introduction. That this Concordance has besides its primary use as a word-index, very important contributions to make in respect of Vedic lexicography, Vedic grammar and future editions of Vedic texts, has also been shown there.

In a complex and encyclopaedic work of this nature, presence of many wrong entries as distinct from many a blemish of method of treatment and typography, is but unavoidable. Easy as the process of their getting in is, it is very difficult, indeed, to check and sift them. Such of these as have been noticed up to this time, have been corrected in an appendix in the end. Others as they come to my notice afterwards, will be corrected and incorporated in a supplementary

appendix to Part, II. It is requested that other scholars will kindly acquaint me with any errors that they may come across in the course of their reference to this Concordance. Needless to add, that none will be happier than myself in receiving and gratefully acknowledging the least help that will be rendered in this direction.

The circumstances as have been mentioned in connection with the division of this Concordance into four volumes instead of one, have also been partially responsible for some more peculiarities of treatment which have to be noted here but may desirably be read along with the relevant sections in the following introduction :

(a) From the point of view of scientific consolidation, all negative compounds like अ-क्षित-, अ-क्षिति-, if given in continuation with the treatment of their positive components, would have been the more easily connectible with their relevant verbal radicals and thereby, add to the presentation of a full view of etymological geneologies.

(b) The word-material as now presented here, partly belongs to the Brāhmanas and the Āraṇyakas, and is partly derived from the

citations made therein from the Saṃhitās.

(c) Whereas radical bases have been entered on a semasiological basis, derivative ones have been done on a formological basis. Thus their nominal, adjectival and adverbial aspects have not been mutually distinguished. Indeed, to have been able to do so would have been almost tantamount to the completion of the Parijāta itself.

(d) Similarly, in the case of group-bases, declensional forms have been arranged alphabetically in the first instance and then case-wise, but nowhere genderwise.

(e) In the absence of the differentiation between the original and the quoted portions of the registered vocabulary, pure verbal prepositions (उपसर्ग s) of the quoted portions have had to be huddled up in the same place with the nominal prepositions (कर्मप्रवचनीय s) of the original ones.

(f) Verbal roots regressively deducible from their nominal, adjectival and adverbial derivatives have been only subordinately indicated but not shown with the prominence of fully recognised head-words.

III. EXPRESSION OF THANKFULNESS.

I feel genuine pleasure and spiritual satisfaction in remembering how from the beginning of this arduous undertaking, eminent scholars here and abroad have been evincing keen interest in its progress and continuously encouraging me with their valuable suggestions and helpful criticism. In this connection, I am particularly grateful to my teacher, Dr. A. C. Woolner, who is the life and soul of the Panjab University; Dr. S. Varma, Professor at the Prince of Wales College, Jammu; Professor Dr. A. B. Keith, Edinburgh; Professor Dr. Sten Konow, Oslo; Professor Dr. H. Oertel, Munich; the late Professor Dr. W. Caland, Utrecht; Dr. L. Renou, Secretaire de l' Institut de civilisation Indienne, Paris; Professor Dr. M. Winternitz, Prague; Professor Dr. J. Wackernagel, Basel; Professor Dr. S. D. Belvalkar, Poona; Professor Dr. S. K. Chatterjee, Calcutta; Professor Dr. P. K. Acharya, Allahabad; Professor V. K. Rajwade, Poona; Professor Dr. T. Choudhry, Patna; and Professor Dr. Raghuvira, Lahore. I also thankfully remember the kindness shown to me in this matter by Professor Dr. C. Kunhan Raja, Madras; Professor Dr. D. R. Bhandarkar, Calcutta; Professor E. J. Rapson, Cambridge; Professor Dr. S. K. De, Dacca; Dr. V. S.

Sukthankar of the Bhandarkar Oriental Research Institute, Poona; Principal Gopinath Kavirāja, Benares; M. M. Dr. Ganganath Jha, Allahabad; Dr. V. S. Bhattacharya, Calcutta; Professor C. V. Vaidya, Poona; Dr. Babu Ram Saksena, Allahabad; the Late Dr. R. Zimmermann of the St. Xavier's College, Bombay; Professor Dr. H. Jacobi, Bonn; Dr. R. Shamsastry, Mysore; Professor M. K. Sarkar of the D. A.-V. College, Lahore; Professor Jai Deva Singh of the D.A.-V. College, Cownpore; Pandit Nara Deva Śāstrī of the Jwalapur Mahāvidyālaya, Hardwar; Professor R. L. Turner of the School of Oriental Studies, London; Principal A. N. Mukerji, Sanskrit College, Calcutta; Professor Dr. A. C. Dass, Calcutta; and the late Pandit Nṛsiṅha Deva Śāstrī of the Oriental College, Lahore.

Pandit Bhīma Deva Śāstrī, M.A., M. O. L., has been my immediate assistant almost from the beginning of this research-programme. It is due more to his devotion, high sense of duty, unassuming nature and steadfastness than any other single factor that it has been possible for me to continue the work, especially during the last two years when, besides the financial difficulties to which a reference has already been made, I had to find time to address

myself to many an odd but unavoidable obstruction and distraction. Pandit Nathu Rāma Śāstrī is another old and faithful member of the Viśveśvarānanda Research Institute, the organisation that has been in existence from the beginning for my assistance in this work. My old pupils, Pandit Raghu Nātha Chandra Śāstrī and Pandit Śiva Datta Śāstrī along with Pandit Ganeśa Maṇi Śāstrī are other members of the Institute. Pandit Durgā Datta Śāstrī and Pandit Bālkrīṣṇa Vidyāvāchaspati are also attached to the Institute as junior assistants. Swāmī Bhūmānanda Sarasvatī, M. A., has likewise been an efficient member of the Institute for about one year. It is very pleasant, indeed, to think of the honest labour that every one of these colleagues has been putting in towards the completion of the work. My old pupils and former colleagues of the Dayānanda Brāhma-Mahā Vidyālaya, Lahore, Pandit Deva Datta Śāstrī, Pandit Rāmānanda Śāstrī, Pandit Viśva Priya Śāstrī and Pandit Rāma Sarūpa Śāstrī have been assisting me during their leisure hours and vacation months. I gratefully acknowledge their services. Many young scholars, mostly my own pupils, have also been helping me from time to time. It is a joy to recall their names which are as follows: Pandit Brahma Deva

Vidyāvāchaspati, Pandit Mahendra Śāstrī, Pandit Satya Deva Śāstrī, Pandit Dayā Rāma Śāstrī, Pandit Arjuna Deva Śāstrī, Pandit Pitāmbara Śāstrī, Pandit Rāma Kishora Śāstrī, Pandit Badri Datta Śāstrī, Pandit Jaya Chandra Śāstrī, Pandit Lekha Rāj Śāstrī, Pandit Sansār Chandra Śāstrī, Pandit Rāma Chandra Śāstrī, Pandit Deśa Bandhu, M. A. and Pandit Narayana Rao Śāstrī. I remember it was Dr. A. C. Woolner, who in the course of one of his visits to the Institute, was struck by the intensive and organised system of its working and described it as a "Vedic factory."

Sincere co-operation of L. Labhu Rāma of the Panjab University Library in offering special facilities in the use of necessary books, has been of great help to me and I acknowledge the same thankfully. In this connection, I have also to thank Dr. A. C. Woolner and the S. D. College Library in that they have been letting me keep their copies of the PW. for very long periods with me. I have also to express my gratitude to R. B. Daya Rāma Sahni, ex-Director-General of Archaeology, for having placed the Library of the Archaeological Department of the Government of India at my disposal.

It being impracticable to get the work printed in Bombay or elsewhere, necessary arrangements

had to be made in Lahore, first with the Hindi Bhawan Press and afterwards, with the Bhushan Press. That a good, uniform standard of efficiency has been maintained in this respect, is evident of itself. I am thankful to Syt. Deva Chandra and my former pupil, Syt. Gaṇapati who have evinced sufficient interest in this behalf.

The Viśveśvarānanda-Sampat-Prabandhinī Sabhā, for this is the official name of the aforesaid Board of Executors under the last will of the late Swāmī Viśveśvarānanda, inspite of its limited and precarious resources, has been unstintingly and solely financing the scheme. But for this help, however limited, peculiarly circumstanced as I have been during this period, this work, however useful in the eyes of scholars, would have suffered an irreparable loss, if it had not been actually given up. I acknowledge this help gratefully. I have every hope that Pandit Madan Mohan Malaviya and other members of the Sabhā will continue to take ever-increasing interest in this work and do all they can to secure such other help as may make it possible to expedite its progress and complete it within a reasonable time-limit.

It is my buty in this connection to make a grateful reference to the

Lahore, June 15, 1935.

munificent grants of thousands of rupees which were made for this work to the late Swāmī Viśveśvarānanda and the late Swāmī Nityānanda by the Durbars of Mysore, Baroda and Indore. It was through this liberal help that it became possible for them to organise their research programme for a number of years at Mysore, Benares and Indore before the final establishment of its centre at Lahore.

I also thankfully remember the sincere efforts, that Rājā Jwālā Prasād and R. B. Sardar M. V. Kibe subsequently made in this behalf at Nainital and Indore respectively.

Finally, I am beholden to the D. A.-V. College Managing Commitee, Lahore, who under the able guidance of their successive Presidents during the past twelve years, namely, R.B.L. Durga Dass, Mr. Justice, B. Tek Chand, Mahātmā Hans Rāj, L. Sain Dass and R. B. L. Mukand Lal Puri and other office-bearers, have always made it possible for me to devote myself to this work. I hope and trust this patronage will continue to the exclusion of many a hinderance which may otherwise hamper the further progress of this purely scientific and literary cause.

VIŚVA-BANDHU SĀSTRĪ.

INTRODUCTION.

I. BIBLIOGRAPHIC DESCRIPTION OF THE BASIC TEXTS.

As pointed out in the foregoing prefatory section on 'General Scope and Plan', the present volume of this Concordance deals with the Vedic vocabulary as found in the Brāhmaṇas as well as the Āraṇyakas. Seventeen Brāhmaṇa-texts and three Āraṇyaka-texts, as available in print, have been drawn upon for this purpose. Of these, four texts, namely, the Jaiminīya-Upaniṣad-Brāhmaṇa, the Sāma-mantra-Brāhmaṇa, the Sāma-Vidhāna-Brāhmaṇa and the Daivata-Brāhmaṇa, although more akin to other branches of Vedic literature than the Brāhmaṇas proper have been included here for ready reference even if only on the basis of their similar titles. It should have been possible to include the Jaiminīya-Brāhmaṇa which is extant in Lahore in Mss. form and on which a measure of editorial labour has also been spent. But useful as it would have been, the same could not be done, this being

one of the regrettable results of the aforesaid circumstances. The following bibliographic description of the text-editions of the works used for the compilation of this volume along with the abbreviations of their titles and brief hints on the condition of the several texts in their different editions may be useful for the information that it contains as also for its bringing into relief the textual problem that the preparation of this work has involved.

१. THE AITAREYA BRAHMAṆA of the R̥g-Veda.

1. Text-edition by Theodor Aufrecht, Bonn, 1879.
2. Text and English translation in separate volumes by M. Haug, Government publication, Bombay, 1863.
3. Text with Sayana's Commentary, edited by Satya-Vrata Sama-Śramī and published in the Bibliotheca Indica, Calcutta, 1895.

4. Text with the Commentary of Sāyaṇa, published in the Ānanda-Āśrama Sanskrit series, Poona, 1896.

5. English translation, by A. B. Keith, published in the Harvard Oriental Series, 1920.

It has not been possible to refer to Aufrecht's edition in the preparation of this Concordance. Of the rest, Nos. 2 and 4, are fairly good and dependable. No. 3, though sufficiently correct in respect of the textual constitution, often suffers from serious typographical defects. No. 5, provided as it is with critical notes and cross-references, is of great help in rightly understanding the text.

शां. THE ŚĀNKHĀYANA-BRĀHMAṆA, also known as the Kauṣītaki-Brahmaṇa, of the Rīg-Veda.

1. Text-edition by B. Lindner, Jena, 1887. It has been carefully prepared and is provided with variant readings.

2. Text-edition, published in the Ānanda-Āśrama Sanskrit Series Poona, 1911. It is a hopeless production, being full of textual errors and typographical oversights; e. g., to take one section at random, at 2, 9, it has वा तावतः for वातावतः, वक्तास्मोन्वेव for वक्तास्मो न्वेव, कुमारीगन्धर्वगृहीता for कुमारी गन्धर्वगृहीता, हैतेऽगाधे for हैते गाधे and हनिष्यन्ति for

हनिष्यन्ती etc.

3. English translation by A. B. Keith, published in Harvard Oriental series, 1920.

श. THE ŚĀTAPATHA-BRĀHMAṆA in the Mādhyandina-Śākhā of the Śukla-Yajur-Veda.

1. Text-edition with extracts from the commentaries of Sāyaṇa, Hari Swāmī, and Dvivedaganga by A. Weber, Berlin, 1855.

2. Text, published from the Vedic-Yantrālaya, Ajmer, 1902. It is a bad reprint of No. 1.

3. Text with the Commentary of Sāyaṇa, edited by Satya-Vrata Sāma-Śramī and published in the Bibliotheca Indica, Kāṇḍas I, II. III. V. VI, VII, IX, 3, 3, 17., Calcutta, 1903.

Neither No. 2 nor No. 3 differentiate the Svarita-mark from the Udātta-mark as is done by doubling the horizontal under-stroke in No. 1.

4. English translation by J. Eggeling, published in the Sacred Books of the East in five Volumes (Kāṇḍas I, - XIV, 3, 2, 31) 1882 ff.

का. THE ŚĀTAPATHA-BRĀHMAṆA in the Kāṇva-Śākhā of the Śukla-Yajur-Veda.

Text-edition (only up to the end of 2, 8, 16. of Kāṇḍa II.) with an exhaustive and useful introduction by W. Caland,

published in the Panjab Sanskrit Series, Lahore, 1926.

तै. THE TAITTIRĪYA-BRĀHMAṆA of the Kṛiṣṇa Yajur-Veda.

1. Text and Sāyaṇa's Commentary, edited by Rājendra-Lāla Mitra and published in the Bibliotheca Indica in three volumes, Calcutta, 1859 ff.
2. Text and the Commentary of Sāyaṇa, published in three volumes in the Ānanda-Āśrama Sanskrit Series, Poona, 1898.
3. Text with the Commentary of Bhaṭṭa-Bhāskara, published in four volumes in the Government Oriental Library Series, Mysore, 1908-21. On some portions of the text, where Bhaṭṭa-Bhāskara's Commentary has not been procurable, the one by Sāyaṇa has been given.

तां. THE TĀNDYA-BRĀHMAṆA, also called Tāṇḍya-Mahā-Brahmaṇa and Pañcaviṅśa-Brahmaṇa, of the Sāma-Veda.

1. Text with Sāyaṇa's Commentary, edited by Ānanda-Candra Vidya-vāgīśa, published in the Bibliotheca Indica, Calcutta, 1870-1874.

It is one of the most imperfect Vedic text-editions. Citations from the Saṃhitā do not seem to have been compared and checked with the result that even such a cautious scholar as

Bloomfield has sometimes been led unawares into a wrong entry, e. g., cf. यज्ञा यथा अपूर्व at page 735 of BC. with यज्ञायथा अपूर्व at page 732 of the same. The former is only a corrupt form of the latter text. Besides mistakes like 'प्रविष्यामि' for 'प्रभविष्यामि' at 1, 3, 6.; 'चक्षुषा-वपाश्यामि' for '-पश्यामि', at 1, 5, 3.; 'अतिरातोमिस्रवः' for 'अतिरात्रो-मिस्रवः' at 23, 12, 1; 'उजो' 'सब्रह्मणयः' and 'विशास्ताबलं' for 'ओजो', सु- and -स्ता बलं at 25, 18, 4, orthographic provincialisms in the form of ज for य and ष for ष and vice versa are too common to be enumerated.

2. English translation by W. Caland, published in the Bibliotheca Indica, Calcutta, 1931. Its special utility lies in that it helps in understanding the otherwise often unintelligible text.

जै. THE JAIMINIYA-BRĀHMAṆA of the Sāma-Veda.

It is available only in the form of a Selection of 212 extracts from it made by the late Dr. W. Caland and published under the title, Das Jaiminiya-Brahmaṇa in Auswahl, text, übersetzung, indices, Von W. Caland, Amsterdam, 1919.

वेद. THE JAIMINIYA-OR TALAVAKĀRA-UPANIṢAD-BRĀHMAṆA of the

Sāma-Veda.

1. Text and English translation by H. Oertel, published in the Journal of the American Oriental Society, Vol. XVI, pages 79-260, New Haven, 1894. It is supplied with an index also for which cf. (h) in the sequel.
2. A Deva-nāgarī reprint of No. 1, prepared by Rāma-Deva and published in the D. A.-V. College Sanskrit series, Lahore. Sufficient attention could not be paid to get a correct transcript. Consequently, it is not reliable for the purpose of any critical work.

दै. DAIVATA-BRĀHMAṆA of the Sāma-Veda.

Text and Sāyaṇa's Commentary, edited and published jointly with the Ṣaḍviṅśa-Brahmaṇa by Jivānanda Vidyā-Sāgara, Calcutta, 1881. It is a very badly done edition, if the word has to be used at all in connection with it.

ष. THE ṢADVIṂŚA-BRĀHMAṆA of the Sāma-Veda.

1. The Prapāṭhaka I. was edited by Kurt Klemm and published from Gutersloh, 1894. This edition has not been procurable for this Concordance.
2. The Prapāṭhaka V., known as the 'Adbhuta-Brahmaṇa', edited and translated by A. Weber in

the Transactions of the Royal Academy of Berlin for 1858, Berlin, 1859.

3. Published with Sāyaṇa's Commentary jointly with the Daivata-Brahmaṇa by Jivānanda Vidyā-sāgara, Calcutta, 1881. The remarks made in the case of the Daivata-Brahmaṇa are also equally applicable to this part of the joint publication. Just to illustrate the point, a passage of eight lines from 4, 3. is given below. Textual and typographical errors have been distinctively shown and the whole passage has been rewritten to indicate the necessary corrections:

प्रजापति० देवेभ्य + ओदुम्बरी० मुच्छयत्य-
 सुषिरमूला० मग्रन्थि पृथुबुद्धी० मेकजां यजमान-
 मात्रौदुम्बरी भवत्यथ कुब्ज० वामना यजमाना
 + ह्रस्वश्रोध्वं० बाहवः प्रच्छेदनं कुर्युः कतिच्छद नौदुम्बरी
 + भवति नवच्छन्दनाग्निष्टोमसाध्यः + केव्वेकादश
 वैश्यस्तो० मातिरात्रपौयढराकेषु ससदश वाजपेयाशो-
 + र्याङ्गोरेकविंशत्यश्च० मेधेऽष्टाचत्वारिंशतं पुरुषमेधे
 परिमितं सर्वमेधे य एवं विद्वा० नौदुम्बरी० मुच्छ-
 + यत्विति तमेवाप्नोति प्रजापति० रकामयता० पश्चिं
 + करवाणि य एवं वित्त्वौदुम्बरी० मुच्छयत्यपश्चिति०
 मेवाप्नोति ॥ ४, ३ ॥

प्रजापतिदेवेभ्य ओदुम्बरीमुच्छयत्यसुषिर-
 मूलामग्रन्थि पृथुबुद्धीमेकजाम् यजमानमात्रौ-

दुम्बरी भवति । अथ कुञ्जवामना यजमाना हस्वा-
श्वोर्ध्वबाहवः प्रच्छेदनं कुर्युः । कतिच्छेदनौदुम्बरी
भवति नवच्छेदनाग्निष्टोमसाद्यस्क्रपराकेष्वेकादश-
वैश्यस्तोमातिरात्रपौण्डरीकेषु सप्तदश वाजपेयासो-
र्याङ्गोरेकविंशत्यश्वमेधेऽष्टाचत्वारिंशतं पुरुषमेधेऽपरि-
मितं सर्वमेधे । य एवं विद्वानौदुम्बरीमुच्छ्रयत्युच्छ्रिति-
(?) मेवाम्नोति । प्रजापतिरकामयतापचितिं करवाणि
य एवं विद्विष्वौदुम्बरीमुच्छ्रयत्यपचितिमेवाम्नोति ।

सा. THE SĀMA-VIDHĀNA-BRĀHMAṆA
of the Sāma-Veda, edited by
A. C. Burnell, London, 1873.

सं. THE SAMHITOPANIṢAD-BRĀHMAṆA
of the Sāma-Veda, edited with
an index by A. C. Burnell,
Mangalore, 1877.

आ. THE ĀRṢEYA-BRĀHMAṆA of the
Sāma-Veda, edited with an
index by A. C. Burnell,
Mangalore, 1876.

जैआ. THE JAIMINĪYĀRṢEYA-BRĀHMAṆA
edited by A. C. Burnell,
Mangalore, 1878.

मं. THE MANTRA-BRĀHMAṆA, also
known as the Sāma-Mantra-
Brāhmaṇa of the Sāma-Veda.
Text with his own commentary
in Sanskrit and Bengali
translation by Satya-Vrata
Sāma-Śramī, Calcutta, 1890. .

वं. THE VANŚA-BRĀHMAṆA of the
Sāma-Veda.

Text and Sāyaṇa's Commentary
with Bengali Translation by
Satya-Vrata Sāma-Śramī,
Calcutta, 1892.

गो. THE GOPATHA-BRĀHMAṆA of
the Atharva-Veda.

1. Text edition by Rājendralāla
Mitra and Haracandra Vidya-
bhūṣaṇa, in the Bibliotheca
Indica, Calcutta, 1872.

2. Text-edition by D. Gaastra,
Leiden, 1919. It is a great
improvement upon No. 1, and
has been ably done. That
there are still so many errors
present in the text, can have
only to some extent been due
to the defective materials
available to the editor. For
instance, his change of 'तोशा'
'तोषा' at 2, 3, 15; and 'अनुशास्ति'
'अनुशिनष्टि' at 6, 3, 18; and
readings, 'अग्नावैष्णवम्' for 'आग्ना-
वैष्णवम्' at 2, 1, 12.; 'एतस्या' for
'एतया' at 2, 4, 16.; and 'उक्त्तम्'
for 'उक्तम्' at 2, 4, 17.; should
have been avoidable.

येआ. AITAREYA-ARANYAKA of the
Rig-Veda.

1. Text-edition by Rājendralāla
Mitra, in the Bibliotheca
Indica, Calcutta, 1876.

2. Text with Sāyaṇa's Commen-
tary, published in the Ānanda-

Āsrama Sanskrit Series, Poona, 1898.

3. Text-edition and English translation by A. B. Keith, Oxford, 1919.

शांखा. THE ŚĀNKHAYANA-ĀRANYAKA of the Ṛig-Veda.

1. Text, published in the Ānanda-Āsrama Sanskrit Series, Poona, 1922. It is very defective and undependable.
2. English translation by A. B. Keith, published by the Royal Asiatic Society, London, 1908.

तैत्तिरीया. THE TAITTIRĪYA-ĀRANYAKA

of the Taittirīya-Śakhā of the Kṛiṣṇa-Yajur-Veda.

1. Text with Sāyaṇa's Commentary, edited by Rājendralāla Mitra in the Bibliotheca Indica Series, Calcutta, 1872. It bristles with errors of all sorts and is entirely undependable.
2. Text with Bhaṭṭa-Bhāskara's Commentary, edited by Mahā-Deva Śāstrī in the Government Oriental Library Series, Mysore, in three Volumes, 1900.
3. Text with the Commentary of Sāyaṇa, published in the Ānanda-Āsrama Sanskrit Series, Poona, in two volumes, 1897-8.

II. EXISTING INDEX-MATERIAL.

(a) From the point of view of this Concordance, kindred material as already available, is of two kinds, namely, alphabetical Sanskrit dictionaries and word-indexes to some of the texts dealt with here.

(b) Famous, standard dictionaries such as those by Roth, Bōhtlingk and Monier-Williams, are mainly interested in bringing out in full relief every possible shade of meaning in which words recorded by them might have been employed in standard texts. For this purpose, they naturally refer

corroboratively to Vedic as well as classical texts. But their reference must by the nature of the case remain merely illustrative and, hence, selective and, nowise, exhaustive.

(c) Further, from the point of view of the registration of the Brāhmaṇa *cum* Āraṇyaka vocabulary, the same as found in the aforesaid dictionaries, including their latest supplementary material, is defective and incomplete, e. g. अक्षरानुस्वार-, अक्षिदुःखोत्थित-, अक्षित-याजिन्-, अक्षीय-, अक्षग-, अक्षसतिभावुक-, अगृहीत्वा as taken from the first four

Pages only of this Concordance, may suffice to bear it out as none of these finds a place in those works.

(d) In respect of the actual vocabulary as recorded there, many entries are fictitious and erroneous, e. g., 'आ च परा च' is entered by BW. as one word; PW. and MW. give 'अतसि-' for 'अतसी-'; PW. has 'अधिराजन्-' for 'अधिराज-'; MW. wrongly quotes 'अप...बीभत्सते ऐ' for 'अप...अबीभत्सन्त ऐ. ३, ३०'; PW. and MW. also connect this form with 'अप√बाध्' instead of 'अप√बध्'.

(e) In the record of independent prepositions, in particular, too much care cannot be taken in differentiating between verb-governing (उपसर्ग) and noun-governing (कर्मप्रवचनीय) ones, e. g. अधि at ऐआ. २, ३, ८; तै. ३, १०, ६, १४; तैआ., १०, १, १; and तां १७, १, ६; has been treated in this Concordance as a noun-governing preposition (कर्मप्रवचनीय) and not as a verb-governing one (उपसर्ग) as others have done it. Similarly, there is a good deal of divergence, noticeable in the treatment here and elsewhere of other prepositions, e. g. अनु, अभि, आ, etc.

(f) Accent, important as it is in Vedic lexicography, has also been wrongly marked in many cases in these dictionaries, e. g. MW. has 'कर्तव्य' for 'कर्तव्य'; PW., MW. and others have made no distinction between the Śatapatha

'चेतव्य-' and the Taittiriya 'चेतव्य-' and given the word as occurring in both the texts in the latter form. Again, MW. has 'धावितव्य' for 'धावितव्य-' 'द्रष्टव्य' for 'द्रष्टव्य-' and 'द्रोघव्य' for 'द्रोघव्य-'.

(g) Coming to the second kind of available material, Viśvanātha Balakṛiṣṇa Śāstrī has published from Bombay, a word-index to the Aitareya-Brahmaṇa. It has no etymological or grammatical consolidation. Its method is simple, namely, it seeks to divide the running text by breaking euphonic combinations into so many independent words and enters them as such. The quality of this work will be quite apparent from the following entries which have been taken at random from it.

१. अनुकथ्यः	३, ४१.	for अनु, उकथ्यः
२. अनुभयतः	५, १३.	„ -शान्, उभयतः
३. अपरमा	७, ३३.	„ अपरम्, आ
४. अपेहि	७, १७.	„ उपेहि
५. अभ्युग्रम्	५, ५५.	„ अभि, उग्रम्
६. अमुः	२, २०.	„ अनममुः
७. अर्जाताः	३, ४२.	„ अर्जातै
८. अवग्राहम्	६, ३३.	„ पदावग्राहम्
९. एताः	१, १३.	„ पुर-एता(-तृ-)
१०. क्रियाणाम्	१, १४.	„ चक्रियाणाम्
११. जन्यते	८, २८.	„ जनि, अतः
१२. ताष्टी	२, ४.	„ ताष्टिऽइव
१३. तृपदा	४, ३१.	„ तृपत्-आवृषस्व
१४. दिधिशन्तः	५, २.	„ दिधिशन्ते
१५. द्विजातः	१, १६.	„ वि, जातः
१६. घ्या	८, ११.	„ पुरग्या
१७. नृम्यः	५, १३.	„ तुबिदृम्य
१८. नेत	६, ३५.	„ न, इत

(h) Caland's word-index to his selection of the Jaiminiya-Brahmana, Oertel's word-index to the Jaiminiyopaniṣad - Brahmana and Burnell's word-indexes to the Arṣeya-Brahmana and the Samhitopaniṣad-Brahmana are helpful in their own way. They however suffer from over-consolidation in that they give basic head-words only and do not let one have any idea of their conjugational and declensional forms without having to refer to the original at every step and toil in every detail for oneself. Moreover, in the case of the entries themselves as made in these indexes some of them have had to be pointed out as needing revision, e.g. अशन् in the word-index to जैउ. (cf. FN. on अश्मसु)

(i) Proper occasion to refer to Jacob's Concordance to the Upaniṣads will be in its relation to the next volume of the present work. It has, however, something in common with this volume also in as much as it deals with the

vocabulary of the Bṛihadāraṇyaka-Upaniṣad which is identical with the last Kāṇḍa of the Śatapatha-Brahmana and that of the Kauṣītaki-Brahmana - Upaniṣad which has much in common with the Śāṅkhāyana-Āraṇyaka, And, here, too, it has incidently to be remarked that some of Jacob's entries have had to be modified for the purposes of this Concordance, e. g. his चर्माधिषवणे has been split up into two words, namely चर्म and अधिषवणे.

(j) The Vedic Kośa by Hansa Rāja, published in the D. A.-V. College Sanskrit Series, Lahore, is a very useful work. Its main aim is to marshal at one place real and allegorical etymologies, didactic sayings, and mythological allusions as found in the Brahmana-texts. So its domain is quite distinct from that of the present work. For instance, out of the first one hundred words of this Concordance, the Vedic Kośa has to deal with only eight.

III. OUTLINES OF METHOD.

In dealing with the word-material for purposes of record in this Concordance, the same has been classified and arranged

throughout on an etymo-semasiological basis. While this process has resulted in a measure of scientific consolidation, it has in its

turn necessitated the introduction of many a typographical device and a somewhat complicated critical apparatus. Moreover, there are certain peculiarities of treatment in respect of the marking of accent, the registration of references, and the delimitation of entries of a few very common words. A few words by way of explanation of these as well as other points in connection with the general treatment and direct and indirect uses of the work are being given here as likely to lead to its application for the enhancement of wider and deeper Vedic studies.

A. TREATMENT OF VERBS. (आख्यातानि)

(a) The radical sign √ has uniformly been used to distinguish verbal roots from their primary and secondary derivatives which follow them in their alphabetic sequence.

(b) According to the Pāṇinian technique, verbal roots are usually given a composite presentation. An indicatory portion known as Anubandha, is embodied in them. For the purposes of this Concordance, however, pure radical elements have been shown as dissociated from this type of technical accretion as likely to cause some embarrassment by interfering with the natural alphabetic order; e. g. √कृ in place

of √कृष् of the Dhātupāṭha.

(c) Such roots as will have penultimate nasalisation in the process of their conjugational and derivative expansion are shown in the Dhātupāṭha with the indicatory 'i' (इत्) added to them; e. g. √कृदि, √कृदि etc. The same have been entered here with their nasal potentiality made manifest, thus obviating the use of the said indicatory, e. g., √कृन्द्, √कृन्द् etc.

(d) In the case of roots which exhibit preservation in some and loss in some of their forms of this nasality, this double potentiality of their nature has been shown in juxtaposition, e. g. √मथ्, न्य्; निर् √मथ्, न्य् etc.

(e) There are many roots which though philologically separate and independent, have in the course of their chequered fortunes through ages lost a measure of their self-sufficing entity in that some of their forms have dropped off whereas others have stuck to their guns. In the system of Pāṇini, they are generally treated as doublets, one of which is subordinate to the other for which it is called upon to do duty in certain conjugative and derivative forms, e. g. √गच्छ् for √गम्; √धम् for √ध्मा and √धष् for √ध्न् etc. Double treatment has been accorded to these in this Concordance, e. g. √गच्छ् and √धम् have been registered in their alphabetic order

whence they are cross-referenced to √गम् and √घ्मा in juxtaposition to which they are given in round brackets and under which their entire forms are entered.

(f) Some roots assume through phonetic and other changes peculiar forms before certain conjugational and derivational suffixes, e. g. √धा and √ध्वै both → √धी and √दिह् → √धीक्. These also have likewise been recorded in duplicate and cross-referenced to their respective radicals.

(g) Some new roots also have had to be postulated to rationalise certain conjugational forms as actually in use in the Vedic literature, e. g. √गोवय which seems to be a dialectical variation of √गोपाय.

(h) Roots similar in radical representation but differing in significance, have been numbered as separate roots, e. g. √१क्षि, √२क्षि, √१कृत्, √२कृत् and √१दा, √२दा.

(i) According to the Pāṇinian Dhātupāṭha, such of the roots as expand into forms belonging to different conjugational types, have been mentioned separately in the enumeration of roots of the relevant classes. Here, however, they have been consolidated under a common radical representation and different types of forms arranged under the same according to the general system to be described hereafter, e. g. कुरुते, करोति, कुर्याते etc. under √कृ.

(j) Roots whose conjugational forms are not met with, have not been radically recorded in the body of the Concordance. But an incidental reference has occasionally been made to them, e. g. cf. √३क्षि under क्यत्- and the FN. on the same.

(k) In the arrangement of the conjugational forms made in this Concordance, the following points have to be noted:

1. In the case of Ubhaya-pada roots, the Ātmanepada conjugational forms precede the Parasmaipada ones.
2. The order of the ten Lakāras, the three Persons and the three Numbers of Pāṇini has been adhered to in preference to the modern method of arranging modal forms under tenses connected therewith as being simpler and safer to handle.
3. Each Number has been taken as a unit. Thus in dealing with √कृ, लट्, III Person Singular forms in the Ātmanepada, कुरुते and कुर्याते are followed by the corresponding Parasmaipada ones करोति and कुर्याति. Then come the Duals, कुर्वते, कुरुतः and कुर्यातः, and, next, the Plurals, कुर्वते, कुर्वन्ति and कुर्यान्ति. After exhausting the first Lakāra by recording numberwise the II and III Person forms in their entire conjugational varieties, other Lakāras are taken up in order.

4. Accented and unaccented forms have been separately recorded, e. g. कु॒रते and कु॒रते.
5. After the forms in the Active Voice (कर्तृवाच्य-) have been fully entered, next come in order, arranged on the same lines, Passive (कर्मवाच्य-), Reflexive (कर्मकर्तृ-), Causative (णिजन्त-), Desiderative (सञ्जन्त-), and Frequentative (यङ्जन्त- and यङ्लुङ्जन्त-) forms.
6. In order to draw special attention and facilitate reference to some unfamiliar and peculiar forms, they have been notified in their alphabetic order also, e. g. अकः, अकत्, अतसि etc.

(l) Prepositionally composite roots have been treated exactly on the same lines as the Primary ones. Instead of tagging them on to the latter as subordinate compounds thereof, they have been given an equal status with the same in order that their direct derivatives which closely follow them in their alphabetic order, may clearly be shown as derived from and related to them, e. g. अति√पत्, अति√पद् etc.

The following points deserve special attention in the matter of the record of these roots:

1. Prepositional components of these roots are both separable and inseparable in actual usage as found in the basic texts.

The treatment of the inseparable ones is quite simple and hardly needs any specific comment. In the case of the separable ones, one has first to become sure of their semasiologically component nature from the context where they are used.

2. This having been done, they are distinguished from the other class by means of a typographical device, namely, some dots are supplied to their conjugational forms between their prepositional and radical components, e. g. under अति√त् which is a root of this type, will be found entered forms like अति॑तरति etc. in contradistinction to the entry of the forms like अतिदिशति etc. which belong to the other class of these roots.
3. To further clearly show the composite nature of these roots, their prepositional and radical components have been separated from and juxtaposed to each other, e.g. आभि√इष्, अभि√इ, निर्√ईष् etc. When there happen to be more than one preposition attached to a root, the same are divided from one another by means of a hyphen, e.g. उप-नि-√प्नु, उप-नि-√इष्, उप-निर्-आ√कम् etc.
4. Sometimes, due to the exigencies of the alphabetic arrangement in relation to the euphonic combination into which two

prepositions have entered, they are first shown in that combined condition and then they are separated from each other by means of an *avagraha* sign, inside round brackets, e.g. उदा (-द् ऽआ) √द्, उदा (-द् ऽआ) √नी, उदा (-द् ऽआ) √ह etc. In the absence of this device, reference-work was apt to be retarded for it would have required additional time to analyse these compounds and then look for the required thing at its proper alphabetic place. Its utility will become remarkably obvious in the sequel.

5. When there are two or more such prepositions and of these one or more have besides their mutual euphony entered into a similar combination with the following radical element, the same are likewise shown in combination as well as separation which is indicated partly by a hyphen and, partly, by the foregoing *avagraha* and the radical signs, e. g. उप-न्याचर् (निऽआ√चर्), उप-न्याप्नु (निऽआ√प्नु), उप-न्ये (निऽआ√इ) etc.
6. In the forms that follow these composite radical representations, actual composite and euphonic character is restored except in the case of separable prepositions where, as already explained, dots notify the

peculiarity of the case, e. g. उदाद्भवति, उदानयति, उपन्याचरति etc.

7. When due to the euphony of dissimilar vowels, a composite root and its forms have to be entered alphabetically far away from the place which they should otherwise have occupied, a system of relevant cross-references at the originally expected places has been called into service, e. g. under उप, after recording उप-आ√इ, -√इ, -√इष् and √ईञ्; उप-√उच्, -√उच् and √उन्द् and उप-√ञ्, -√ञ्ज्, -√ञ्श् and -√ञ्ष्, उपे; उपो; and उपार् द्. etc.

(m) Denominative roots have been entered as such in their alphabetic order under their proper bases, e. g. √नमस्य and नमस्

(n) Such of these as are formed by adding the Pāṇinian suffix, शिच् to their bases, are recorded here as ending in short इ, e. g. √न्युक्ति from न्युक्- and √नवि from नव-, (and not √न्युक्त्य and √नवय as given in some of the modern lexicons).

(o) Some derivatives, mainly of an indeclinable nature, enter into composition with verbs which have been given here as composite radicals, e. g. नमस् √ह, तिरस् √धा, अरम् √क etc.

(p) The preceding treatment has been accorded to those roots only whose conjugational forms are actually available. Besides these,

there are other roots as well which are presupposed by their derivatives as met with in the Vedic texts, but whose conjugational forms are not to be found there. A reference to connected derivatives will incidently bring such roots to one's notice, e. g. क्षयत् (√क्षि-) and उदात्त (-द्ऽआ √क्षिदा) etc.

B. TREATMENT OF DERIVATIVES (नामानि).

(a) According to the etymological theory of language, all nominal, adjectival and adverbial Primary Derivatives (कृदन्तऽ), Feminine Formations (स्त्री-प्रत्ययान्तऽ) Compounds (समासऽ), Secondary Derivatives (तद्धितऽ) and a large number of Indeclinables (अव्ययऽ) are ultimately traceable to verbal radicals and, as such, known as Derivatives (नामन्ऽ). For the purposes of this Concordance, words falling under any of these several categories have been registered on the basis of their etymology.

(b) The basic (प्रातिपदिक-) forms of the derivatives have been first given, properly accented (except where unaccented forms only are to be recorded) and supplied, at the end, with a hyphen which indicates that, as such, they do not constitute a usable material. In order that they may enter into actual use, they must be supplied

with proper declensional suffixes (विभक्ति-प्रत्ययऽ), e. g. आग्नि-, गेय-, तपस्- etc.

(c) Indeclinable bases, on the other hand, are, as such, ready for use. Consequently, they are easily distinguished from the other declinable bases by the absence of a hyphen at the end, e. g. इह, तथा, यथा, तत्र etc.

(d) There are some bases ending in स् or र both of which are resolvable into a visarjanīya (:). In order to distinguish between the two sets of such bases, the same are shown in their original forms also, e.g. कर्तोस्(:), अहरहर(:) etc.

(e) In relation to their radicals, derivatives are either homo-vocalic or allo-vocalic. The former find their natural place in succession to the record of the conjugational forms of their radicals, e. g. under √कृ will be found fully treated कृष्वत्-, कृष्वान्-, कृन्-, कृति- etc. In the case of the latter, their vowel-change disturbs the order of succession of their homo-vocalic collaterals and hence they are simply notified there in a subordinate position and are properly treated in their own alphabetic order, e.g. कर-, करणीय-, करत्-, कर्तवे, कर्तुम्, कर्तृ- etc., are noted after finishing the conjugational forms of √कृ but fully entered elsewhere.

(f) The derivation from a particular root of a base is as a

rule indicated along with it in round brackets, especially so, when the root as such has not found a place in the Concordance for want of conjugational forms, e.g. अतिथि (√अत्)-or, when due to alphabetic arrangement, there has occurred an unavoidable gap between a governing root and its derivatives, e.g. अज्मन् (√अज्). When, however, the radical relation and sequence is quite clear from the typhographical setting, the same is not unnecessarily indicated, e.g. उदन्-, उन्मूल-, उन्मृष्ट- etc.

(g) Composite bases are subordinately recorded under their first components with an additional middle hyphen to show their components separately, e.g. ऊर्णामृदु-.

(h) Negative compounds have been given separately in the alphabetic order of the negative components, e.g. अ-क्षित-, अ-क्षिति- etc.

(i) When the final letter of the preceding and the initial one of the following component have coalesced into a euphony, the same is clearly indicated by means of an avagraha sign inside round brackets introduced between the said components, e.g. अग्न्य(-ग्नि ऽ अ-)गार-, अग्न्य(-ग्नि ऽ अ-)र्क-, etc.

(j) In entering allo-vocalic secondary bases, their primaries have invariably been shown besides them with an arrow-head to indicate

their mutual relationship, e. g. ऐकाहिक (←एकाह)-, ऐक्ष्वय (←इक्षु)- ऐष्टक (←इष्टका)-, ऐषुमत (←इषु-मत्)-.

(k) In entering homo-vocalic secondary bases, proper suffixes and the combination of the same with the proper primaries have been given inside round brackets, e.g. अग्नि-वत् (मतुप्)-, अग्नि-वत् (वति), अरवी (-णु + डीन्)-, अग्निषोमीय (-म + छ्)-, etc.

Although the absence of a hyphen at the end of the second अग्निवत् is a sufficient indication of its indeclinable character, yet the showing of the adverbial suffix, वति in contradistinction to the possessive suffix, मतुप् as given in the case of the first अग्नि-वत्, brings out the whole situation in full relief. This device will be especially appreciated in cases like the present one where accent on account of its sameness fails to hint at any explanation.

(l) In some compounds, the final vowel of the preceding component is elongated. This process has been indicated by introducing between the components brackets containing the original form with an arrow-head pointing to the elongated form, e.g. अग्नी (←ग्नि)-वरुण-, अती(←ति)-काश-, उक्था (←क्थ)-मद्-, etc.

(m) Sometimes, the initial sound of the second component also simultaneously undergoes a change. This double process is

likewise indicated inside the round brackets, e. g. अग्नीषो (←अग्निऽसो-)म- etc.

(n) Bases derived from complementary roots like √गच्छ् and √धम् are according to their alphabetic compatibility treated either in succession to their conjugational forms, e. g. गच्छत्-, or separately, e. g. धमत्-. In the latter case, proper cross-references have been made.

(o) Similarly, from considerations of alphabetic compatibility and facility of reference, compounds like अग्नाविष्णु-, which have had to be treated under their respective head-words, अग्नि-, etc, have also been given in their own alphabetic order and thence cross-referenced to the place of their full record.

(p) When a base is met with in more than one accentual aspect, it has been treated as so many different words and the basis of distinction has generally been indicated in the FNN., e. g. १ ज्येष्ठ-, २ ज्येष्ठ-, १ तृतीय-, २ तृतीय-, etc.

(q) Some bases, particularly those ending in इ, have a second aspect, namely, one with the long ई. They have been entered together, especially in view of their common forms which may equally be related to either of their basic aspects, e. g. अङ्गुलीनाम्, and ओषधीः in the case of अङ्गुलि,ली- and ओषधि,धी- respectively. Elsewhere, this grouping has sometimes been resorted to from

considerations of consolidation, relegating to FNN. an indication of the basic peculiarities, e. g. अग्नि, ऋ- whose case-forms presuppose four aspects of the base.

(r) In the case of such bases, nominal as well as adjectival, as are found used in their feminine forms only, their primary aspect prior to the suffixing of the feminine ending is always given inside round brackets, an arrow-head pointing to the form as in actual use, e. g. अग्नि-पु(र→)रा-, ऋतीयमा(न→)ना- etc.

(s) Bases ending in short अ in the masculine and the neuter genders and in long आ in the feminine gender have been given in groups, e. g. अज,जा-, अण्य,ण्या-, etc. Where there is some other note-worthy difference in the basic aspect, the same is also properly given, e. g. basic variation in the neuter is clearly indicated in the basic groupings, कतर,रत्,रा-; कतम, मत्, मा-; etc.

(t) Feminine bases ending in long ई have been separately and in a subordinate position treated under their masculine forms, e. g. अ-देवी-, अरुषी-, under अ-देव-, and अरुष-, respectively.

(u) Formally identical, though semasiologically separable, nominal and adjectival bases have been jointly recorded in single entries, e. g. असित-, अषाढ,डा-, अरुष, षी-, दक्षिण, षा- etc.

(v) Formally identical adverbial

bases have also been jointly entered along with their corresponding nominal and adjectival bases. e. g. अणु-, अधिलोक-, अनपेक्ष-, अनपजय्य-, अग्र-, अल्प-, दूर-, etc. The adverbial use in these cases is only a semasiological specialisation of some of their case-forms, e.g. अग्रेण, अल्पम्, दूरेण, etc., and for the purposes of this Concordance, it has not been feasible to enter into the details of this differentiation. Where, on the other hand, this process has been accompanied by an accent-change, the same has been treated separately, though subordinately, e. g. दक्षिण, णा- and दक्षिणा.

(w) Indeclinable derivatives such as gerundial, infinitive and absolute bases have been treated just like other bases. Bereft of the ordinarily attending hyphen, they have been entered as close to their verbal radicals as possible under the system of alphabetic compatibility as followed here, e. g. अतिमर्शम्, उपाधाय, उपापपातम्, कृत्वा, गृहीत्वा etc.

(x) A query-mark has been affixed to obscure and dubious bases. The element of uncertainty may be in respect of the really original form or accent of a base as contradistinguished from the material as actually available. Points of doubt generally stand out in relief in the connected FNN., e. g. ? अग्रहण-, ? अतिताम्र-, ? अरुद्ध-

दिर्दर्श-, ? अ (थ) धद्रा-, ? अ-जिह्व-, etc.

(y) In connection with the entries of declensional forms, attention has to be drawn to the following points:

1. As a rule, only the last syllable of a base has been repeated in conjunction with the following case-endings. A hyphen put before it indicates that the preceding basic residue has to be supplied for making it up, e. g. in -अयः, -अग्निम्, -अग्नीन्; अ has to be added from the base अग्नि-.
2. Sometimes, where it has been possible to extend this process of consolidation without sacrificing clearness, only the last letter of a base has been repeated, e. g. the portion कुर्व has to be supplied to -ते to complete the form कुर्वते under the base, कुर्वत्-.
3. Further, there are bases in relation to which an indication of mere suffix-portion has sufficed for the purpose, e.g. -म् in the case of लताम्, अजूर्याम् and अजुष्टम् etc.
4. Monosyllabic bases have naturally had to be fully repeated and hence they have been shown without the accompaniment of the preceding hyphen, e. g. under क-, कः, कम् etc.
5. When an original base is supplanted by one or more substitutes in its declensional

forms, the same are entered fully or otherwise according as they are monosyllabic or not and the said process of substitution is indicated by an arrow-head, e. g., cf. किम्-, अद्स्-, नृ- etc.

6. When the said process of substitution is partial and of limited scope, the same is indicated inside round brackets placed alongside of a base and their forms are arranged together, e. g. दन्त (→द्त्)-
7. Sometimes, complementary bases of this type have also been shown separately, e. g. निश्- and निशा- etc.
8. Such declensional forms as have been used in their duplicated (आप्नेदित-) aspect, have been separately shown with an avagraha sign between the doublets, e. g. under अंशु-, -शुःऽ-शुः-, -शुम्ऽ-शुम्.
9. Declensional forms in composition with the particle इव have been separately given with an avagraha sign between the components, e. g. under देव-, -वःऽइव.
10. Declensional forms have been arranged alphabetically and not casewise. In this way, it has been possible to give entire declensions of group-bases (cf. (r) above) in a consolidated and easily referable way in one place.

(c) The following bases, as being too common, have been but partially entered:-अनस्, अत्र, अद्स्-, अस्मद्-, इद्म्-, इतस्, इह, एतद्-; कथम्, कुतस्, ततस्, तत्र, तथा, तद्-, तर्हि, यतस्, यत्र, यद्-, and युष्मद्-.

C. TREATMENT OF PREPOSITIONS AND PARTICLES.

(a) Such Prepositions as are found in composition with verbal forms, integrally or semasiologically, have been shown in conjunction with the latter as already explained, cf. (1) under Treatment of Verbs.

(b) Prepositions (कर्मप्रबन्धनीय) which govern nominal forms in various cases have been entered as separate words, e. g. अनु, अभि, etc.

(c) Attention has to be drawn to the special treatment of अति, अनु, अप, अपि, अभि, and अव. They have been in a way dealt with in separate sections in which they have been accorded the primary position of head-words and the entire body of their radical and derivative compounds has been alphabetically arranged in a subordinate position after them. When they have been done, the thread of the general alphabetic order of the rest of the Concordance is again taken up, e. g. अ-तितिक्षमाद्य- and अतिथि- etc. have been entered later than अति/द् and अति/द्. This method though-

more scientific, could not, however, be applied to the rest of the Prepositions as it had to be eschewed in favour of the general one as less complicated and hence, more easily referable.

(d) There are some prepositions which occur in Vedic citations. In the original contexts, they are component parts of verbal forms. But the latter not having been cited, they appear in our texts as isolated words and as such, have been entered along with independent prepositions.

(e) Particles used as conjunctives exclamatories and also to express a number of other meanings, have likewise been recorded as independent words in their proper alphabetic order, e. g. अथ, च, न, ननु etc.

(f) Composite Prepositions and Particles have been entered like other compounds under first components, e. g. cf. अथो, उपो, उप, इव, अभिऽइव etc.

(g) Peculiar composite forms have been separately shown in their own alphabetic order also, e. g. उपो.

(h) When a particle is used in a number of obviously distinct senses, the same has been recorded as so many separate words e. g. न (१-६).

(i) The following, as being too common, have been but partially entered: अथ, अथो, अपि, इत, इति,

उ, उत्, उत, एव, एवम्, च, वा, वै, ह, हि, यदि, जु, तु, १न.

D. TREATMENT OF ACCENT.

(a) Consideration of accent as a semasiological determinant is a well-recognised principle of Vedic exegesis and lexicography and as such the same has been properly attended to in the preparation of the present work. Of the texts included here, only four, the Madhyandina-Śatapatha-Brahmaṇa, the Kāṇva-Śatapatha-Brahmaṇa, the Taittirīya-Brahmaṇa and the Taittirīya-Āraṇyaka have come down to us in an accented state. Of these, the first two have one horizontal under-stroke to mark the acute (उदात्त-) and a preceding horizontal under-stroke to mark the circumflex (स्वरित-) on the following syllable. Due to the prominence of these texts, the first mark, namely, a horizontal under-stroke for the Acute (उदात्त-) has been adopted here. The two Taittirīya texts follow the R̥g-Vedic method of using a vertical up-stroke for the Svarita and a horizontal under-stroke for the Anudatta and leaving the Udatta unmarked. The vertical up-stroke of the Svarita of this method has been adopted here in preference to the other double under-stroke alternative as being more handy and

clear. The object being to indicate the main governing accent carried by a word, the Anudatta, which is only a preparatory under-tone for the following Udatta, has been left unmarked. Similarly, in the case of the Svarita, only the Independent (स्वतन्त्र-) and Euphonic (जात्य-) aspects of it have been indicated, whereas its dependent aspect which is merely a relief of the preceding Udatta, has been left out as understood. In this way, every accented word as recorded here, will have only one mark, mostly a horizontal under-stroke and occasionally a vertical up-stroke according as the case may be, e. g. अंश-, अंशु-, अकामकशन-, ऐत्तव्य-कन्या-, etc.

(b) When a word has been entered without any accent-mark, it is either referable to only such texts as are found unaccented, or, if referable to the accented ones, it has either undergone a loss of accent (निघात-) or happens to be an enclitic, e. g., cf. ऊर्ध्वगण-, ऊर्ध्वगन्धि-, ऊर्ध्वङ्गु- etc. which fall under the first category, उदेतु, तृप्यन्ति, तृप्यन्तु etc., which have lost their accent and उ, च etc. which are enclitics.

(c) Verbal radicals have as a rule been given without the accent-mark in order that their conjugational forms may the more easily be shown with their respective accents e. g. √कृ, √गम्, etc.

(d) In the case of accented entries, it is understood that they represent both kinds of originals, accented as well as unaccented according to the nature of the texts which might have been drawn upon as will be gathered from the corresponding set of references, e.g. उद्यत- found as it is in ऐ. शां. as well as श., stands for an unaccented उद्यत- also.

(e) Generally, the original syllable of a base continues to carry the accent when the same is declined. Consequently, it has not been necessary to repeat the process of accentual marking in the declensional forms, e. g. -लः under अंसल- and -इसा under अंस- respectively stand for अंसलः and अंसइसा.

(f) When as a result of homogenous euphony between the final vowel of an oxytone base and a case-ending, the accent continues to remain in tact, the same is not given in the shortened declensional representation, e.g. -लम् under अंसल- stands for अंसलम्.

(g) When as a result of heterogeneous euphony between the final vowel of an oxytone base and a case-ending, the basic vowel is changed into a semi-vowel and the accent is shifted to the case-ending, the same is not shown in the declensional entry, e.g. -या and -ये under नदी- stand for नद्या and नद्ये respectively.

(h) When, however, as a result of heterogeneous euphony between the basic final and a case-ending, the unaccented vowel becomes a Svarita, the same is properly recorded in the declined forms, e.g., -व्यः under देवी- stands for देव्यः.

(i) When as a result of ablaut, the final इ or उ, short or long, of an oxytone is changed without an accentual shifting into अय् and इय् or अव् and उव्, the accent has not been marked in the relevant declensional forms, e.g., -वयः under कवि-, -शवः under अंशु- and -नुवः under तनु- stand for कवयः, अंशवः and तनुवः respectively.

(j) In the case of monosyllabic bases which as already pointed out, are fully repeated, either through themselves or through monosyllabic counterparts, in their declensional forms, accent is not marked in the latter as the same has to be supplied from the basic entry, e.g. कः, कम् and सः, and तौ connected as they are with क- , किम्- and तद्- stand for कः, कम् and सः and तौ respectively.

(k) When, in declension, a case-ending carries the accent and a base becomes unaccented, the change is specifically shown in the declensional entry, e.g. -ग्भिः, under दिश- stands for दिग्भिः.

(l) Vocative forms are either entirely unaccented or have accent on the initial vowel. Consequently,

they have to be properly recorded so that their particular accentual aspect may be quite clear. For this purpose, a small circle has been added to the ordinary hyphen that precedes declensional forms as characteristic symbol of the Vocative and the presence or absence of a horizontal stroke under the same implies that a particular vocative form is initially accented or has no accent at all, e. g. -०व and -०व, -०त्य, and -०मन् under देव-, आदित्य- and अर्यमन्- respectively.

(m) The declensional forms of bases like, अक्षि-, अस्मद्- and युष्मद्- are really derived from more than one complementary base. Consequently, they have been entered *in toto* with their proper accent and not in the ordinary shortened way and their bases have been left without any accent mark, e.g. under अक्षि-, अक्षि, अक्षिणि अक्ष्योः, अक्ष्योः and under अस्मद्-, अस्मत्, अहम् नौ, मा, माम् etc.

(n) Verbal radicals having been given without an accent mark, their conjugational forms have been given *in toto* with their accent properly marked or left out according as they individually happen to be accented or otherwise in their respective contexts, e.g. under √गम्, गमिष्यति, गमिष्यन्ति etc.

(o) In the case of duplicate declensional forms (आनेषितः), accent has not been marked as the

same has to be carried by the first doublet only and has to be supplied from the basic entry as in the case of ordinary declensional forms, e. g. under देव-, -वम्ऽवम् stands for देवम्ऽदेवम्.

(p) Similarly, composite forms with the particle इव as their second component have been given unaccented as there also the accent is on the first component only and has to be supplied from the basic entry, e. g. under देव-, -वम्ऽइव stands for देवम्ऽइव.

(q) Prepositions and Particles are, as a rule, initially accented. But, in some cases they are either oxytones or enclitics. When they have had to be entered as independent words, their accent has been clearly shown, in every individual case, e. g. आ, अतु, अभि, एवम्, उ, कम्, च etc.

(r) When they have entered into composition with verbal and derivative forms, they usually maintain their accent, but it is also sometimes shifted to their succeeding component. This double process has been clearly indicated in the entry of individual composite words, e. g. उपदस्यामि, उपदासयति under उप/दस्; उपघसे, उपघसे under उप/घा and उपदग्ध-, उपदा- etc.

(s) In the case of the last Kāṇḍa of the Śatapatha-Brahmaṇa, the accent marks as available in the printed editions of that work, are

often very corrupt. They have almost in all such cases been brought in line with the normal accent-system of the same text and, also, properly explained in corresponding FNN., e. g. पतञ्जल- → पतञ्जल-, पतञ्ज- → पतञ्ज-, पृच्छ- → पृच्छ- etc.

(t) From this point of view, the treatment of the Taittirīya-Āraṇyaka has been much more difficult than that of any other single text. To say the least, its marks have become too corrupt to either let one enter them as such or amend them in entirety. Cases like अग्रपिरड-, अवकिरेत् and अवकीर्तिन् have been left as found, of course, with FNN. to point to their accentual irregularity. In cases like अग्रभुङ्- , emended accent has been given along with the available wrong one. In other cases like अ (? घा)तक- and (? अ) अग्राम्- an interrogation-sign has been added to the wrong mark which is placed inside brackets alongside of the emended mark. In still other cases like अतुङ्-, अतीपान-, and अतिथिदेव, only emended marks have been entered and pointed reference has been made in corresponding FNN. to textual irregularity. And, lastly, the Upaniṣad-portion of the text as available is bereft of all accent marks and as such it has not been deemed practicable to apply any marks to the entries drawn upon from the said portion, e. g. अदश्य-, अनात्म्य- etc. otherwise it would

become tantamount to re-accenting what through continuous disuse or negligence of ages had become unaccented.

E. TREATMENT OF REFERENCES.

(a) Every conjugational, declensional or indeclinable entry is referred to the original place or places of its occurrence rather exhaustively. The abbreviated names of the texts are followed by figures representing their major and minor divisions. The following order of referential precedence has been observed in respect of the texts which have been dealt with here :—

I. The Ṛig-Vedic Brāhmaṇas and Āraṇyakas;

1. ऐ., 2. ऐआ., 3. शां. and 4. शांआ.,

II. The Yajur-Vedic Brāhmaṇas and Āraṇyakas:

5. श., 6. का., 7. तै. and 8. तैआ.,

III. The Sāma-Veda-Brāhmaṇas:

9. तां., 10. जै., 11. जैउ., 12. दै., 13. ष., 14. सा., 15. सं., 16. आ., 17. जैआ., 18. मं. and 19. वं and

IV. The Atharva-Veda-Brāhmaṇa: 20. गो.

Note—In the case of the minor Sāma-Veda texts, their internal sequence as given here has not been rigorously observable.

(b) When two or more entries of distinct word-forms concur, they are first juxtaposed and then the reference is made without having had to be repeated, e.g. द्वाविंशाः and -शेषु both occur at तै. ३, ११, २, ३. which has accordingly been shown only once.

(c) When a certain entry occurs more than once at one place, the same is marked by an appropriate degree-figure put on the top of the proper reference-figure, e.g. तां. ६, १, २४, against 'द्वादशस्तोत्राणि' shows the double occurrence of that word at that particular place.

(d) Most of the basic texts as included here, are found according to ancient usage divided and further sub-divided into many major and minor portions. The same have been preserved with a few modifications here and there, but are uniformly represented by figures and not the jumble of their so many mutually differing designations. The same are, however, recorded here for general interest and information as under:

1. THE AITAREYA-BRĀHMAṆA (ऐ.) is divided into eight Books (पञ्जिकास) which are further split up into Chapters (अध्यायस) and Sections (खण्डस). The last mentioned are usually enumerated consecutively in every Pañjikā, thus obviating the need of maintaining the

middle division into Adhyāyas. In this way, only two figures, one for a Pañjikā and the other for a Khaṇḍa have been employed here.

2. THE ŚĀNKHĀYANA-BRĀHMAṆA (शां.) is divided into thirty Chapters (अध्यायस) which are sub-divided into Sections (खण्डस). These have been shown here by two figures.
3. THE ŚĀTAPATHA-BRĀHMAṆA (श.) has two four-fold divisions, namely, the one into Kāṇḍas, Prapāthakas, Brāhmaṇas and Kaṇḍikās and the other into Kāṇḍas, Adhyāyas, Brāhmaṇas and Kaṇḍikās. The latter is by far more popular of the two and the same has as a rule been followed here. But there may be a few entries, mainly from the first six Kāṇḍas, and those, too, from the vowel-portion thereof for which the first mode may have to be tried to trace them out, e. g. cf. अतिमुक्तिः श. २, ३, १, ६.
4. THE KĀṆVA-ŚĀTAPATHA-BRĀHMAṆA (का.) possesses the second four-fold division as found in the other Śatapatha and the same has likewise been represented here by four figures.
5. THE TAITTIRĪYA-BRĀHMAṆA (तै.) has its fourfold division into Aṣṭakas, Prapāthakas, Anuvākas and Kaṇḍikās. The last name has, however, not been specifically mentioned in any

edition. The Mysore edition has a consecutive enumeration for the fourth sub-division and Anuvākas, even though superfluous in its case, have also been shown separately. In view of the wide prevalence of the ordinary four-fold division, four figures have been used for showing the same here.

6. THE TĀNDYA-BRĀHMAṆA (तां.) has three-fold division into Adhyāyas, Khaṇḍas and Kaṇḍikās. The third name as such has not, however, been met with. Three figures have accordingly been used here for the तां.-references.
7. THE JAIMINIYA-BRĀHMAṆA (जै.) as available for the purposes of this Concordance is divided into 212 Sections which are cited here serially by a single figure.
8. THE JAIMINIYA-UPANIṢAD-BRĀHMAṆA (जैड.) has a four-fold division into Adhyāyas, Anuvākas, Khaṇḍas and Kaṇḍikās. Four figures have accordingly been used here to indicate the same.
9. THE DAIVATA-BRĀHMAṆA (दै.) is divided into three Khaṇḍas which are subdivided into many Sections (१. करिडकास). Double figures have been used here to correspond to this division.
10. THE ŚADVIṆṢA-BRĀHMAṆA (व.) has five Prapāthakas, subdivided into a number of Khaṇḍas.

These also have been shown here by double figures.

11. THE SĀMA-VIDHĀNA-BRĀHMAṆA (सा.) consists of three Adhyāyas, subdivided into Khaṇḍas and Sections (? करिडकाः). Triple figures represent this division here.
12. THE SAMHITOPANIṢAD-BRĀHMAṆA (सं.) consists of five Khaṇḍas for which single figure has had to be used here.
13. THE MANTRA-BRĀHMAṆA (मं.) possesses a triple division into Prapāṭhakas, Khaṇḍas, and Mantras, which have accordingly three figures to represent them here.
14. THE VANŚA-BRĀHMAṆA (वं.) has only Khaṇḍas which require single figures.
15. THE ĀRṢEYA-BRĀHMAṆA (आ.) has a sufficiently complicated division. To begin with, there is the Introductory Chapter (भूमिका) without any sub-division. Next follows what is known as the Grāma-geya-gāna, which is divided into five Chapters (अध्यायः), subdivided into Sections (खण्डः). Last in order comes the Āraṇya-gāna, divided into four Parvans, namely, the Arka, the Dvandva, the Vrata and the Supplementary (परिशिष्ट-). These are parcelled out into Chapters (? अध्यायः) which are again subdivided into Khaṇḍas.

Burnell has in his edition enumerated the Sections of Book I, namely the Grāma-geya-gāna consecutively (1-584), thus doing away with the middle Chapter-wise division. In Book II, namely the Āraṇya-gāna, he has left the Parvans altogether out by consolidating the Chapters (? अध्यायः) in the four Parvans into one serial enumeration (1-26). In this Concordance, accordingly, single white figure has been used for entries referable to the Introductory Chapter (भूमिका) e. g. cf. अतस् and खलु etc; double figures have been used for those referable to the Book I, and three figures for those given from Book, II, e. g. cf. अजितस्य, द्वौ etc.

16. THE JAIMINIYA-ĀRṢEYA-BRĀHMAṆA (जैआ.) has an akin system of division, except that it has no Introductory Chapter (भूमिका) and that in the Book II, the Parvans run in the order, Vrata, Arka, Dvandva and Pariśiṣṭa and the consolidated number of their Chapters is less by one. For the purposes of this Concordance, a treatment exactly similar to the one followed in the case of the preceding text has been used in so far as is applicable to it.
17. THE GOPATHA-BRĀHMAṆA (गो.) is divided into Book, I. (पूर्व-ब्राह्मण-) and Book, II. (उत्तर-

ब्राह्मण-), subdivided into Lessons (प्रपाठकs) and Sections (खण्डs). Its references have correspondingly been given here by triple figures.

18. THE AITAREYA-ĀRANYAKA (ऐत्रा.) is divided into five Āraṇyakas, further partitioned into Chapters (अध्यायs) and Sections (खण्डs). Its references have accordingly been given by triple figures.
19. THE ŚĀNKHAYANA-ĀRANYAKA (शांखा.) has two-fold division, namely, into Chapters (अध्यायs) and Sections (? खण्डs). Its references have accordingly been entered by double figures.
20. THE TAITTIRĪYA-ĀRANYAKA (तैत्रा.) is divided into Prapāṭhakas, Anuvākas and Khaṇḍas. In the Mysore edition, the ten Prapāṭhakas of the other editions occur in the order, I, II, III, VI, IV, V, VII, X, and the last subdivision, namely, that into Khaṇḍas has also been consolidated into consecutive enumeration. In this Concordance, however, references have been entered by triple figures in accordance with the other editions.

F. SPECIAL TYPOGRAPHY, SIGNS AND SYMBOLS.

(a) Basic word-material has been printed in three distinct columns in order that secondary

and tertiary bases may easily be distinguished from the primary ones. The second column is slightly removed from the first column to the right. The third column is still further removed to the right, e. g. अग्नि- stands out in relief in the first column whereas अग्निष्टोम- and अग्निष्टोम-ता- are given in the second and the third columns respectively.

(b) Similarly, separate columns have been used for entering verbal radicles and their immediate derivative-forms. e. g. अच् √सो and अच् √स्था on the one hand and अच्-सान-, अच्-सित-, अच्-तिष्ठत्-, अच्-स्थाय-, and अच्-स्थित- on the other appear in different columns.

(c) When a derivative base is given far away from its radical record and its root has to be shown inside brackets placed alongside of it, other derivatives from the same root which follow it in their alphabetic order, are given in the next column, e. g. गायत् (√गै)- on the one hand and गायति- and गायत्र- on the other are given in separate columns. And, गायत्रच्छन्दस्- being a step still further, is given in the last column.

(d) In this way, the whole material is presented in the form of radical and derivative basic groups. It is very easy for the eye to notice at once where one such group ends and the next begins as also to what extent a particular

group has expanded in actual use, e. g. the group headed by अवि- ends with अव्य- and consists of three members only; another group begins with अविकृत- and ends with its next member अविकृताङ्ग- while, still another group on the same page, begins with अविदित- and extends up to अविद्या-, making five words altogether.

(e) When an immediate derivative on account of its divergent alphabetic order has to be merely indicated under a radical and not treated fully like other homo-vocalic derivatives, it is distinguished from the latter by being given in the last column, e. g. under √कृ and √घा, कृत- and घातवे are entered in the second and दधत्- and कर्तवे in the third column respectively.

(f) Prominence of homo-vocalic derivatives becomes still more readily noticeable because they are given in a regular vertical column whereas the hetero-vocalic ones are besides being relegated to the last column, printed horizontally like running matter, e. g. cf. under √कृ, कर-, करणीय-, कर्त्- etc. printed one way and कृण्वत्-, कृत-, कृति- etc. the other way.

(g) Black and white faces of the type have been alternately used. This brings out in full relief the several distinct elements of individual entries, e. g. a basic entry like अविविक्त- is black whereas

the radical reference in the brackets (√विच्) is white; the shortened form -कम् is black while the abbreviated name of text जैड. is white and, finally, the first figure, is black while the rest ११, १, १, ७ are white.

(h) Foot-notes have been headed by certain signs instead of figures so that there may be no chance of their being confused with the degree-figures used to indicate the repetition of certain references. The maximum number of foot-notes on a single page has been fourteen and fourteen different signs as available have accordingly been employed in connection therewith.

(i) The following signs and symbols have been used to add at once to the consolidation as well as the clearness of record:

1. √ is the familiar radical sign, e. g. √दृश् etc.
2. — is appended to all such derivative bases as are declinable e. g. अग्नि- etc.
3. - is a shortened variety of the preceding sign. It is used to separate component parts of a composite base (e. g. अ-काणा-) and is prefixed to shortened declensional forms to indicate their initial lacuna (e. g. -अग्निभिः ←अग्निभिः)
4. → indicates according to the direction of the arrow-head, substitution of one thing by or change of one thing into another.

- This process may be either complementary, e. g. $\sqrt{\text{दृश्}}$ ($\rightarrow\text{पश्य}$) or formative, e. g. $\text{ऋतीयमा(न}\rightarrow\text{)ना-}$ or referable to cases of rationalisation of popular irregularities, e.g. कक्षीवत् ($\leftarrow\text{कक्ष्यावत्}$)-, ऊर्ध्व-ञ्जु ($\leftarrow\text{जानु}$)-.
5. + denotes simple addition as in the case of suffixes, e. g. ऊर्जस्वत् (-स्+मनुप्)- etc.
6. ? stands for the dubious or obscure character of an entry which might have been made from regard for authority or sheer helplessness, e.g. ?कना-त्काभा- , ?कुलि- etc.
7. * Denotes actual emendation as made in a palpably corrupt text or the hypothetical character of an entry, e. g. अजायमान-अह* -, कुतु (cf. FN. Page 337.)
8. ' ' have been used, mainly in FNN, to enclose quoted portions with इति appended at the end,

e. g. 'नेन' इति (Page. 351)

9. () have been used to enclose all auxiliary entries, chiefly etymologies, e.g. किञ्चिद् ($\sqrt{\text{श्चिद्}}$).
10. ° is the special mark of a shortened vocative form.
11. = indicates parity of textual reading or reference, e. g. cf. FN. on इह(ळ) - where it points to a parallel Yajur-Vedic context.
12. S is the ancient *avagraha* mark. It has usually been used to separate such components of composite bases as have their final and initial vowels consolidated into a euphony, e.g. $\text{अग्न्य(-मिऽअ-)}\text{गार-}$ etc. It is also used to separate such components as though not undergoing the afore-said euphonic process, yet suffer simultaneous change in the final and initial sounds, e. g. $\text{अग्नीषो(}\leftarrow\text{मिऽसो-)}\text{म-}$ etc.

IV. USES OF THE CONCORDANCE.

A. AS A WORD-INDEX.

Obviously, the chief use of this Concordance lies in its being a comprehensive word-index to the Vedic literature. Every available Vedic word should be referable to it for the study of its basic as well as formological aspects as also for

complete references for a comparative study of it in the several contexts where it occurs. Moreover, there is a specific indication in the case of every individual word of its particular character, radical or derivative and in the latter case, declinable or otherwise.

B. AS A MATERIAL-BOOK OF VEDIC
PHILOLOGY.

(a) Peculiar euphonic combinations have been indicated as such either in the FNN. or beside the relevant entries e. g. cf. का+इति=काति, निराहव+वत् (←मतुप्)=निराहवत्, and अग्नि+सोम=अग्नीषोम-.

(b) Complete or partial transformations and complementary substitutions of radical and derivative bases have been noted, e.g. √धू (→धु), दन्त (→दत्)-and कनिष्ठ (←अल्प+इष्टव)-.

(c) Such conjugational or declensional forms as have been divergently understood by several scholars have been noted as such, e. g. cf. कम् and कस्मै (Page 335).

(d) Peculiar forms such as अकः, अकत् and अतथाः have been separately repeated and cross-referenced to their proper place of record.

(e) Every composite entry has been provided with a separate indication of its component members.

(f) Certain words which are indeclinable in later Sanskrit idiom are declinable according to the Vedic usage, e. g. नमस्-. They have been accordingly noted.

(g) Certain independent words of the Vedic idiom have become mere suffixes of later times, e. g. कृत्वस् (:) (←कृतु). Pointed attention has been drawn to grammatical

phenomena of this type and the corresponding difference between the two idioms has been noted, e. g. पञ्च-कृत्वस् (:), नव-कृत्वस् (:) are invariably single words in later Sanskrit whereas according to the ancient Vedic usage, the first numerical component and the following कृत्वस् seem to have been looked upon as two separate words.

(h) Attention has been drawn to new verbal roots like √गोवय and अ-पर्युषि/भू which may as well be included in the available lists of Sanskrit roots.

(i) Points worth further consideration have been noted as such, e. g. cf. कौरिडन्य and कौरिडन्यायन where two-fold aspect of accent requires elucidation.

(j) Palpable errors of explanations as given by commentators have also been made a note of, e. g. cf. चाकन् under √कन्.

(k) Accentual peculiarities as noted here may have a suggestive value of their own in the comprehensive study of Vedic Accent, e.g. cf. FNN. on अगुप्रियङ्गु-, अएवन्त-, कनिष्ठ-, तिलमाष- etc.

(l) Whenever there has been any difference in the grammatical view as held here and the same as held elsewhere about certain words or forms, a proper note has been made of it in order to present available data for further study and eventual decision, e. g. 'करति'

'करतः' 'करतः' and करसि have been given here as modal (लृट्) forms whereas MW. considers them to be tense (लृट्) forms; अपश्यत् at शांश्रा. ४, १४., has been recorded here as a negative compound of the Present Participle form while Kt. takes the same as an imperfect Past form.

(m) Often, with the same object, critical material in the form of grammatical notes as given by others has been incorporated here, e. g. cf. अकुर्व under √कृ.

C. AS A MATERIAL- BOOK OF VEDIC LEXICOGRAPHY.

(a) It supplements and completes the range of the Vedic vocabulary as available in the extant Sanskrit lexicons.

(b) This use has an additional value of its own in that it defines the range of the vocabulary which has to be treated in the Vedic lexicon as distinguished from ordinary Sanskrit dictionaries which either entirely ignore or only incompletely deal with Vedic words.

(c) Classification and grouping of words on a purely etymological and semasiological basis as followed in this Concordance, is by itself a legitimate part of regular lexical treatment.

(d) Analysis of compound words into their component members and indication of

derivation either by virtue of arrangement and typographical device or specific mention should prove a useful aid to arriving at right meanings of Vedic words. For entries of the latter type, cf. e. g. केश-, केशव-, कोश-, नभ्य-, अग्नि-वत् etc.

(f) The treatment as accorded here to many a word will be found actually to be essentially like a lexical one, e. g. cf. the entries of relevant FNN. on यम्, व-, √३सि, धुनि-, धुर्-, धुरा, पद्या, पद्विया, etc.

(g) Cross-references and critical discussions as appended to good many words have their own exegetical utility. Therein will be found embodied varying comments by one and the same writer in different contexts as well as those by different writers in one context, e.g. cf. पष्ट-, पष्टि, देकादशाक्षि-, तम्ब-, ओषधि-, आचके under आ/चक्ष्, कर्कन्धु-, कर्त-, कठयतम-, चेरपाद-, चेद्, अश्व्युष्णि-, कया-, कयानीया—etc.

(h) Incidentally, at many places will be found suggestions for correcting the treatment of certain words as found in existing dictionaries, e. g. cf. FN. on कम्, अ-वीर- etc.

D. AS A HELP TO COMPARATIVE TEXTUAL STUDY.

Textual comparison has to be made either in the form of words used in similar contexts or in the

accentual aspects thereof. Available material in respect of both has been given here:

(a) e. g. cf. देवकामा- of R̥ig-Veda and Brāhmaṇa with देवुकामा- of Atharva-Veda.

(b) e. g. cf. नाद्य-, नारिष्ट-, निन्द्य-, जुष्ट-, क्याम्बू- etc. of Brāhmaṇa with

corresponding नाद्य-, नारिष्ट-, निन्द्य-, जुष्ट-, क्याम्बू- etc of Saṃhitā.

(c) And, also, cf. inter-Brāhmaṇa variations, e. g. चेतव्य- of श. with चेतव्य- of तै., त्रिकपाल- of श. with त्रिकपाल- of तै. and जीवात्वै of श. with जीवात्वै of तै.

F. AS AN AID TO TEXTUAL RESTORATION.

(a) From the foregoing bibliographic description of the basic texts, it is obvious that a good deal of editorial exercise is still required to get authentic editions of the same. By virtue of the large number of emendations that have been suggested and introduced in this Concordance in connection with the said texts, it may be expected to render the path of future editors sufficiently smooth. These emendations have to be considered in the light of critical material supplied in FNN. thereon. Besides the examples already given, here are a few more to illustrate the nature or amplify the prospect of this use :

1. 'नियुयोज' has been entered in place of the current reading 'निनियोज' at दे. ७, १६. That Sāyaṇa tried to rationalise the corrupt reading may be a proof positive of its long standing but nowise a justification for its retention, cf. FN.
2. 'अतिष्टाः' for 'अतिष्टः' at श. ५, ३, ३, ६. (Cf. FN.)
3. 'अतीर्थेन' for 'अतीर्थेन' without accent at श. ११, ४, २, १४.
4. 'अनुबुवन्' for the radically accented 'अनुबुवन्' at श. १, ७, २, १५.
5. 'नराशंसाय' for 'नराशंसाय' at श. १, ५, १, २०.
6. 'अद्रवत्' for the radically accented 'अद्रवत्' at श. ५, ५, ४, १० (cf. FN.)
7. 'ज्योत्स्ना' for 'जोत्स्ना' at तै. २, २, ६, ७.
8. 'नाव्य-' for 'नाव्य-' at श. १०, ५, ४, १४ (W's edition, according to the system whereof, a double understroke should have been shown, cf. FN.)
9. अभिमृश्य for अभिमृश्य : at श. १२, ४, १, ६.

10. 'अभ्युदतिष्ठत्' for 'अभ्युदतिष्ठत्' at श. ४, ६, ४, ३.
11. 'अमेनि-' for 'अमेनि' at श. १४, २, २, ३०. (W's edition).
12. 'दीक्षमाणाः' for 'दीक्षमाणाः' without accent at श. १२, १, १, १०. (cf FN. for the rejection of an alternative suggestion).
13. 'धेनुः' for 'धेनुः' at श. १२, ८, २, २.
14. 'नानादेवत्यानि' for 'नानादेवत्यानि' at श. ४, १, १, १०. (W's edition).
15. 'नवमः' for 'नवमः' at श. ६, ४, ३, ६.
16. 'तादीक्षा' for 'तादीक्षा' at तै. २, ५, ४, ३. (cf. FN.)
17. 'क्रत्वा' for 'क्रत्वादाः' at तै. २, ४, ६, २. (cf. FN.)
18. 'अवीर्यः' for 'अवीर्यः' at तै. ३, ७, १, १. and also for अवीर्यः at का. २, १, १, ७. (cf. FN.)
19. 'अधिश्चिते' for 'अधिश्चिते' at तै. २, ४, ४, ६. (cf. FN.)
20. 'करत्' for 'अकरत्' at तै. २, ४, ४, ६.
21. 'अनशन-' for 'अनशन-' at तै. ३. (cf. FN.)
22. 'अनङ्गुलिः' for 'अनङ्गुलिः' at तै. ३. १, ११, ५. (cf. FN.)
23. 'अवपश्यामि' for 'अवपाश्यामि' at तां. १, ५, ३.
24. 'दध्मसि' for 'दध्मसि' at तां. १, ५, १७.
25. 'अभ्यधावन्' for 'अभ्यधायन्' at तां. १०, ५, १३.
26. 'कुब्जिमतीव' for 'नुब्जिमतीव' at तां. २५, १०, ११.
27. 'अवसानदेशौ' for 'अवसानदेशौ' at तां. ५, ७, ४.
28. 'घृतश्च्युतः' for 'घृतश्च्युतः' at तां. ६, १, १७.
29. 'नाशयितव्या' for 'नाशयितव्या' at जै. १६८.
30. 'कौशाम्बेय' for 'काशान्तेय' at जै. १६६.
31. 'अश्मसु' for 'अश्मसु' at जै. ४, ५, १, २.
32. 'अभ्यद्रवन्' for 'अभिद्रवन्' at ष. ४, ५.
33. 'अनुवीर्याम्' for 'अनुवीर्याम्' at ष. १, ४.
34. 'ध्रुवगोपः' for 'ध्रुवगोपः' at तां. २५, १८, ४.
35. 'गोन्वोघाः' for 'गोन्वोघाः' at तां. १३, ५, ६, (cf. FN.)
36. 'तास्पन्द्रे' for 'तास्पन्द्रे' at जै. २, १८, ६.
37. 'पेतवाध्यम्' for 'पेतवृद्धम्' at जै. १, ५६.
38. 'कौमुदम्' for 'कौमुदम्' at जै. १, ८३.
39. 'पवयामरुतः' for 'पवयामरुतस्य' at आ. १, ४६. २.
40. 'पञ्चिनी' for 'पञ्चिनी' at वै. ३, १३.
41. 'अपराजित्यै' for 'पराजित्यै' at गो. २, २, १६.
42. 'प्रणवः तेन' for '-वते' at गो. २, ३, ११.

(b) A further help in this direction is likely to be rendered by the registration of many a suggestive variant reading either in the body of the Concordance or in the FNN. The nature of this entry distinctly discernible in more than one aspect, may be illustrated by means of a few examples :

1. 'कौषयेय' occurs at जै. ३, ६, १, १ and ३, whereas 'कौवयेय' which is apparently another form of the same word, occurs at जै. १५३. Both readings have been given equal recognition and cross-references added in FNN.
2. 'अग्रूपमा' is read by one edition of the तै. १०, ११, २, while 'तनूपमा' is read by another at the same place. Both readings have been entered and cross-referenced in FNN.
3. 'घर्मस्य तनू' as two separate words are read at जै. २, १८, ३, while 'घर्मतनू' as one composite word is read at आ. २, ६, ५. Both readings have been adopted and cross-referenced.
4. 'घर्मस्य रोचनम्' is the reading of जै. २, ५, १ for the compound, 'घर्मरोचनम्' at आ. २, २४, ६. Both have been duly entered and cross-referenced.
5. 'धुरः' at जै. १, १६८; ४४७; has to be compared to 'धुरोः' at आ. १, १६८; ४४७. Both have been entered and cross-referenced.
6. 'कुम्भस्य' at जै. १, ४८१, is likewise to be compared to the

doubtful reading 'कौम्भस्य' at आ. १, ४८१.

7. On the other hand, variant readings like 'कौरुपाञ्चालः' for 'कौरुपञ्चालः' at गो. १, ३, ६, 'तेन' for 'केन' at शां. ६, १०; 'एकाहिन्यः' (←एकाहिनी) for 'एकाहिक्यः' at गो. २, ५, १४ and 'चक्षुः' for 'जक्षुः' at शां. (आन.) ५, ३, have been noted only in FNN. They are not wrong in form so far as they go, but all the same, they are not probable originals that are wanted in the contexts under consideration.
8. In the case of entries like 'कौसुह- (र?) विन्दः' at गो. १, ४, २४, where an original reading with a query-mark is placed side by side with an emended one, the case for the former, though not sufficiently strong, is, however, not so weak as to justify either its rejection or relegation to FNN.
9. In cases like 'पर्युषि/भू' and 'अपादस्ता' an entry has to be assessed at its proper value in comparison with and along with full consideration of critical material as supplied in FNN.
10. Query-marks as applied to conjectural and doubtful entries like 'धुराधुर-' and 'नानाजनितोः' should be welcome sign-posts for workers in this field to carry on further investigation and consideration.
11. Cases, like the unaccented 'करवाणि' at आ. १३, १, १०, in

respect of which the mind has been oscillating as to the desirability of making necessary emendations, have been entered as found in the available texts. Points to be considered in these cases have been indicated in FNN.

12. Tentative character of certain entries as made here also calls for further consideration and eventual confirmation or otherwise. In the case of these entries what has to be decided may be connected either with the form of doubtful variants, e.g. cf. 'अद्गुण'-, beside 'अग्रहण'-, or with a particular textual analysis as proposed herein, e.g. cf. 'अङ्गान्यङ्कू' (either as two words 'अङ्गा' and 'न्यङ्कू' or as one compound word) at तां १, ७, ५.

(c) For the purposes of this Concordance, it has been necessary to make critical reading of the available commentaries and the result thereof has been entered in FNN. A reference to these may naturally be useful in any future work undertaken in connection with these texts, e. g.

1. भा. has to be corrected in his reading 'क्षितिम्' for 'अक्षितिम्' at तै. ३, ११, ८, ५.
2. 'अतिताम्राणि' at तैआ. १, ५, १, has been entered here as a composite word after सा. and भा. But it has been pointed out that, really, 'अति' and 'ताम्राणि' have to be

construed separately.

3. The commentary's division of 'अद्भयादेवः' at तै. ३, १२, ३, १, into 'अद्भया।देवः' has to be corrected into 'अद्भया।अदेवः'.
4. सा. in explaining 'जह्नुवृचीवन्तः' at तां. २१, १२, २, has 'जहोः पुत्रा ऋचीवन्तः' which should be corrected into 'जहोः पुत्रा वृचीवन्तः', cf. FN.
5. भा. and सा. have divided 'उपब्रुवाधः' at तै. ३, ६, १०, ३, into 'उपब्रु।वाधः' whereas the right division is 'उप।ब्रुवाधः' cf. पपा. on ऋ. ६, १, ६, and सा.'s own comment thereon. Also, cf. FNN. on 'उपासद्' and 'ब्रुवाधः'.
6. भा. has been made to describe 'धारयत्' at तैआ. १, ८, १, as an Aorist (लुङ्) form which is obviously a case of editorial continuation of clerical negligence.
7. सा. describes 'दीघरत्' at तै. २, ६, १, ५, as Third Person Plural which it clearly is not, cf. FN. on the word under √घृ.
8. सा. explains 'धेष्ठा' at तै. २, ५, ८, ५, as a verbal conjugational form whereas its comparison with ऋ. ७, ६३, १, determines it to be a derivative declensional form, cf. FN.

F. AS A BASIS OF FURTHER WORK.

Besides its aforesaid direct uses of referential and critical character in respect of the Vedic texts

comprehended by it in each volume, this Concordance may be put to a number of indirect uses. For instance, it should be much easier now to marshal with its help necessary data for the compilation of many other works like the following which are so much needed to facilitate and deepen further research in Sanskrit Philology and Indian Religion and Culture:

(a) A reverse-index of the entire Vedic vocabulary.

(b) An alphabetical list of Vedic roots, simple as well as composite and, also, those which have been conjugationally employed and those which have to be retrogressively deduced from their derivatives.

(c) An alphabetical list of entire Vedic derivative bases

including such as are found used as only components of compounds.

(d) An exclusive alphabetical index of these aforesaid components with a complete record of their textual occurrences.

(e) An alphabetical group-arrangement of the entire Vedic vocabulary on the etymo-geneological basis.

(f) An encyclopaedic lexical record of traditional Vedic interpretation with the help of the aforesaid compilations and the present work.

(g) A supplementary Vedic-index on the model of the work of the same name by the late Professor A. A. Macdonell and Professor A. B. Keith, containing all available information on Vedic history, geography, social development, religion, philosophy and culture.



V. ABBREVIATIONS (सङ्केताः)

A. OF THE NAMES OF THE BASIC TEXTS.

(आधारग्रन्थनाम्नाम्)

आ.	=आर्षेयब्राह्मणम्	तैआ.	=तैत्तिरीयारण्यकम्
ऐ.	=ऐतरेयब्राह्मणम्	दै.	=दैवतब्राह्मणम्
ऐआ.	=ऐतरेयारण्यकम्	मं.	=मन्त्रब्राह्मणम्
का.	=काण्वशाखीयं शतपथब्राह्मणम्	वं.	=वंशब्राह्मणम्
गो.	=गोपथब्राह्मणम्	श.	=माध्यन्दिनशाखीयं शतपथब्राह्मणम्
जै.	=जैमिनीयब्राह्मणम्	शां.	=शांखायनब्राह्मणम्
जैआ.	=जैमिनीयार्षेयब्राह्मणम्	शांआ.	=शांखायनारण्यकम्
जैउ.	=जैमिनीय (तलवकार-) उपनिषद्ब्राह्मणम्	ष.	=षड्विंशब्राह्मणम्
तां.	=ताण्ड्यब्राह्मणम्	सं.	=संहितोपनिषद्ब्राह्मणम्
तै.	=तैत्तिरीयब्राह्मणम्	सा.	=सामविधानब्राह्मणम्

B. OF THE SANSKRIT NAMES AND TERMS.

(संस्कृतसंज्ञापरिभाषाणाम्)

१	=एकवचनम्	आश्व.	=आश्वलायन-
२	=द्विवचनम्	ऋ.	=ऋग्वेदः
३	=बहुवचनम्	उ.	=उर्व्वटः
अ.	=अथर्ववेदः	उणा.	=उणादिकोषः
अज.	=अजमेर-संस्करणम्	उप.	=उपनिषद्
अदा.	=अदादिर्गणः	उसू.	=JACOB-सङ्कलिता- उपनिषद्वाक्य-सूची
अद्र.	=अद्रे (यस्था.) द्रष्टव्य-	ऐपसू.	=ऐतरेयब्राह्मण-पदसूची
अर्वाञ्चः	=अर्वाक्तन-भाषाविज्ञानोपाश्रया विद्वांसः	कापि.	=कापिष्ठल-संहिता
अव्य.	=अव्ययम्	कालिं.	=कालिकाता-संस्करणम्
आन.	=आनन्दाश्रम-संस्करणम्	काश्रौ.	=कात्यायनश्रौतसूत्रम्

कासं.	=काठक-संहिता
कौमु.	=वैयाकरणसिद्धान्तकौमुदी
क्रिवि.	=क्रियाविशेषणम्
क्रया.	=त्रयादिर्गणः
गद्र.	=(यस्था.) गत- द्र.
गृ.	=गृह्यसूत्रम्
च.	=चतुर्थी विभक्तिः
चुरा.	=चुरादिर्गणः
छा.	=छान्दोग्योपनिषद्
जु.	=जुहोत्यादिर्गणः
टि.	=टिप्पणम्
तस.	=तत्पुरुषः समासः
तना.	=तनादिर्गणः
तु.	=तुलना कर्तव्या
तुदा.	=तुदादिर्गणः
तृ.	=तृतीया विभक्तिः
तैसं.	=तैत्तिरीय-संहिता
तैउ.	=तैत्तिरीयोपनिषद्
द.	=दयानन्दः
दिवा.	=दिवादिर्गणः
द्र.	=द्रष्टव्य-
द्राह्या.	=द्राह्यायण-श्रौतसूत्रम्
द्वि.	=द्वितीया विभक्तिः
न.	=नपुंसकम्
नाधा.	=नामधातुः
नि.	=निरुक्तम्
निघ.	=निघण्टुः
प.	=(इहैव) परिशिष्टखण्डः
पद्र.	=(इह) परिशिष्टखण्डे द्र.
पपा.	=पदपाठः
पा.	=पाणिनिः
पारि.	=वैदिक-शब्दार्थपारिजातः
पु.	=पुरुषः
पुं.	=पुंल्लिङ्गम्
पूपा.	=पूर्वपाठः (उपक्रमः)
प्र.	=प्रथम-
प्र.	=प्रथमा विभक्तिः
प्र.	=प्रश्नोपनिषद्
प्रभृ.	=प्रभृति-

प्राञ्चः	=प्राकृता विद्वांसः
प्राति.	=प्रातिपदिक-
फिद्.	=फिदसूत्रम्
बस.	=बहुव्रीहिसमासः
बृ.	=बृहदारण्यकोपनिषद्
भा.	=भट्टभास्करमिश्रः
भू.	=(तत्र २ ग्रन्थारम्भे) भूमिका- खण्डः
भ्वादि.	=भ्वादिर्गणः
म.	=महीधरः
मा.	=मानवश्रौतसूत्रम्
मुपा.	=मुद्रितपाठः (=मूपा.)
मूपा.	=मूलपाठः (=मुपा.)
मैसं.	=मैत्रायणी संहिता
मैसू.	=मैसूर-संस्करणम्
य.	=यजुर्वेदः (=माध्यन्दिन-वाजसनेय- संहिता)
यदनु.	=यदनुसारम्
यथामु.	=यथामुद्रितम्
यस्था.	=यथास्थानम्
या.	=यास्कः
रुघा.	=रुघादिर्गणः
ला.	=लाट्यायन-श्रौतसूत्रम्
वा.	=वार्तिकसूत्रं कात्यायनकृतम्
वाज.	=वाजसनेयि-माध्यन्दिन-संहिता (= य.)
वि.	=विशेषणम्
श.	=शङ्कराचार्यः
श्रौ.	=श्रौतसूत्रम्
ष.	=षष्ठी विभक्तिः
स.	=सप्तमी विभक्तिः
सं.	=सम्बुद्धिः
सस.	=सर्वसम्मत-
सा.	=सायणः
साम.	=सामवेदः
सू.	=सूची
स्त्री.	=स्त्रीलिङ्गम्
स्वा.	=स्वादिर्गणः
हस्त.	=हस्तलेखः

G. OF THE NON-SANSKRITIC NAMES AND TERMS

(संस्कृतेतर-संज्ञापरिभाषायाम्)

BC.	= Vedic Concordance. (by Bloomfield. M.).	L.	= Lindner. B.
Bn. or Br.	= Burnell. A. C.	Ly.	= Lyden.
BW.	= Sanskrit-Wörterbuch (in Kürzerer fassung von Otto Böhtlingk).	Ms.	= Manuscript.
C.	Caland. W.	Mss.	= Manuscripts.
Cf.	= Compare.	MW.	= Sanskrit-English Dictionary by Monier Monier-Williams.
e. g.	= For Example.	MVG	= Vedic Grammar by Macdonell. A. A.
Egg.	= Eggeling. J.	ORN.	= Rig-Veda Textkritische und Exegetische Noten von Oldenburg. H.
FN.	= Foot-note.	Or.	= Oertel. H.
FNN.	= Foot-notes.	PW.	= Sanskrit Wörterbuch von Otto Böhtlingk und Rudolph Roth.
G.	= Gaastra. D.	Sch.	Schmidt. R.
GG.	= Glosser des Rig-Veda, von Geldner. K. F.	W.	= Weber. A.
Gr.	= Grammar.	Wh.	= Whitney. W. D.
GW.	= Wörterbuch zum Rig- Veda von Grassmann H.		
	= Haug. M.		
Kt.	= Keith. A. B.		



अथ

वैदिक—पदानुक्रमकोषे

ब्राह्मणारण्यकीयो द्वितीयो विभागः

(पूर्वार्धः)



अ
अ-अ: ऐआ. २, ३, ८; अऽइति तां. २०, १४, २; ३; ७; जैउ. ४, ८, ३, ४; ८.
अंश(√अंश←√अश)-**श:** श. ५, ३, ५, ९; तै. १, १, ९, २; -शम् श. ५, १, २, १; जै. १९२; तां. १४, ३, १३; २५, १३; ३; -शान् तां. २१, १, २^३; जै. १४९^३; -शाय श. ५, ३, ५, ९; -शेन तै. २, ४, २, ७.
अंश-भू-भू: तै. ३, ७, ९, १^३.
अंशु-शव: श. ४, १, १, ४; ४, ५; तां. ८, ४, १; -शु: शां. १३, ४^{१०}; श. १, ६, ४, ९; ३, ४, ३, १८; ४, १, १, २; २६; २८; २, ५, २^३; ५, १०, ३; ६, १, १; ११; १२; ११, ५, ९, १; २^३; तै. १, ४, ७, ५; २, ४, ३, ११; ५, १; ७; तां. १३, ५, १; जै. ८४; वं. १; गो. २, २, १२^३; -शुऽशु: ऐ. १, २६; श. ३, ४, ३, १८; गो. २, २, ४; -शुभि: श. ४, १, १, ३; ४; -शुभ्याम् श. ४, १, १, ९; -शुम् शांआ. ४, ८; श. ३, ४, ३, १८; ४, २, ५, २; ६, १, २; ५, १, २, १; ११, ५, ९, १; ६; तै. ३, १, ३, १; -शुम्ऽशुम् श. ३, ४, ३, १८; -शुषु श. १२, ६, १, १९; -शुन् श. ११, ५, ९, ६; १२; तै. १, ४, १, १; ष. १, ६^३; -शो श. ४, १, १, २६; -शो: श. ११, ५, ९, ११; वं. १.
अंशु-मत्त-मती तां. ८, ४, १; -मान् जै. १३४.
अंशुमती-ती तैआ. १, ६, ३; -तीम् ऐ. ६, ३६; तैआ. १, ६, ३;

गो. २, ६, १६.
अंस-स: ऐ. ७, १; श. ३, ५, १, ५; ६; गो. १, ३, १८; -सम् शांआ. ४, १५; -सयो: श. ३, ७, ४, ८; ८, ३, २७; २९; १४, १, ३, १०^३; जै. १९८^३; -सस्य श. ७, २, २, ४; -सा ऐ. २, ६; तै. ३, ६, ३, ३; -सेषु तै. २, ८, ५, ५; -सौ श. १, २, ५, १५^३; ३, ३, २, १८; का. २, २, ३, १४^३; तै. २, ६, ५, ५.
अंस-द(म→)न्ना-न्ना श. १४, १, ३, १०.
अंस-फलक-म् ऐआ. १, २, २; श. १०, २, ६, १४.
अंस-ल-ल: श. ३, ८, ४, ६; -लम् श. ३, १, २, २१; तै. ३, ४, १७, १.
अंहस्(√अंह←√हन्)-**ह:** शां. २६, ४; तै. २, ८, ६, ८; -हस: ऐ. २, २; शां. १०, २; श. १, ५, १, २२; ९, १, २०; ३, २, २, २०; १२, ७, ३, २१; तै. १, ६, १, ३^३; २, ४, १, ६; ६, १, ५; ६, १^३; २, ८, ७, ९; ३, ५, १०, ५; ६, १, २; ७, ७, २; १२, २; ९, १७, ४; तैआ. ४, ७, ५; २०, १; -हसा तै. ३, ९, १७, ४.
अंहसस्पति-तथे श. ४, ३, १, २०.
अंहस्पत्य-स्याय तै. ३, १०, ७, १.
अंहहूँ(डा?)-**हौ** तै. ३, ७, ५, १२
अंहोमुच्(हस्/मुच्)-**मुच:** श. ३, २, २, २०; तै. २, ६, १६, २; आ. १, ४२६; -मुचम् तै. २, ७, १३३; -मुचा तै. २, ८, ४, ६; -मुचे तै. १, ७, ३, ७; ३, ९, १६, ४; १७, ४^३.

अंहु-हो: श. ४, ३, ५, १५.
अंहीयस्(हु+ईयसुन्)-**यांस:** ऐ. १, २५.
अंहु-भेदी-द्या: श. १३, ५, २, ७; गो. २, ६, १५.
अ-क-कम् श. ८, ४, १, २४; तै. ३, ७, २, ५; ६^३; तां. १०, १, १८; २१, ८, ३-५.
अक: अकत् √क द्र.
अ-कनिष्ठ-घ्ना: ऐ. ६, २४.
अ-क(र्ण→)र्णा-र्णा श. ३, ३, १, १६.
अकर्ण-क-कान् जै. २०३.
अ-कल्मा(ष→)षी-षी श. ६, ३, १, ३२.
अ-कव-वा: तै. २, ८, ५, ७; -वेभि: तै. ३, ६, ८, १.
अकवा(वऽअ-रि)-**म्** श. ४, ३, ३, १४; तै. २, ८, ३, ४.
अ-कस्मात् ष. ५, ७.
अ-का(ण→)णा-णा श. ३, ३, १, १६.
अ-काम, मा(√कम्)-**म:** शांआ. ११, ६^३; ८^३; श. १०, ५, ४, १५; १४, ७, २, ८; जैउ. ४, ११, ५, १४; -मम् ऐ. ३, ४६; श. १, २, ३, १; १४, ७, १, २१; -मा: तै. २, ४, ४, ९; -माम् श. ११, ५, १, १.
अ-कामकर्षण-म् तै. ३, ६, २, २.
अ-कामप्रीत-ता: तै. ३, ७, १, १.
अ-कामहत-त: श. १४, १, ३, ३५-३९; -तस्य तैआ. २, २, २, ३^३; ४^३.
अ-कामयमान-न: श. १४, ७, २, ८.
अ-कार-कार ऐ. २, २, २ ऐआ. २, २,

६; ३, २, ३; -रम् जैल. ४, ८, ४, २;
 -रे जैल. ४, ८, ३, २.
 अ-कार्य- -म् तां. २२, १४, २.
 अकार्य-कारिन्- -री तैआ. १०, १,
 १५.
 अ-काल- -ले ऐ. ६, ३३; का. १, ३,
 ३, ४^३; सा. १, ६, ७; ष. ५, ७.
 अ-कितव- -म् तै. ३, ४, ५, १.
 अ-किलास- -सः तां. २३, १६, १२.
 अ-किल्बिष- -षम् श. १, ९, २, २०;
 -षाः श. २, ४, ३, १२^३; ५, २, ३, ६,
 २, २; ५, २, ३, ९^३; ४, २^३; ५, १६^३;
 का. १, ३, २, ११^३; ५, १, ३^३; २, १;
 ६, २, १.
 अ-कुर्वत्- -ते सं. ३.
 अ-कुशल- -लाः गो. १, १, १३;
 -लेन शांआ. ८, १०^३.
 अ-कूट(ट→)टा- -टा श. ३, ३, १, १६.
 अ-कू(←कु)भीची(←कूध्यञ्च्-)
 -च्यः शां. ८, ५^३; १८, ४.
 अ-कूपार- -रः तां. १५, ५, ३०; जै.
 १९९; २१०; -रम् आ. १, ३४५;
 जै. १९९^३; -रस्य जै. १९९; -राणि
 जैआ. १, ३४५; -रे आ. १, १६७.
 अकूपाराङ्गिर(स→)सी- -सी तां.
 ९, २, १४.
 अ-कृत, ता- -तम् ऐ. २, ३८^३; ३, ३३;
 ६, २१; शां. २४, ६; श. ४, ६, ८,
 १७; १४, ४, २, २८; तां. २१, १५,
 ४; -त्ता ऐ. ६, १; ऐआ. १, २, ४^३.
 अकृत-श्मशान- -नस्य श. १३,
 ८, १, १.
 अ-कृत्वा ऐ. ५, ३०; ३४; श. ९, ५, २,
 १३; ष. १, ६.
 अ-कृत्स्न, स्ना- -स्नः ऐआ. २, ३, ५;
 श. १४, ४, २, १७; ३०; -स्नम् श.
 १०, ५, ३, ८; १३, २, २, १२; -स्ना
 शां. १०, ६; गो. २, २, १७; -स्नाः
 श. १०, ५, ३, ८.
 अ-कृषीव(ल→)ला- -म् तै. २, ५,
 ५, ७.
 अ-कृष्ट- -ष्टम् सं. ३^३; -ष्टाः तैआ.

१, २७, ६; -ष्टाय श. ७, २, ४,
 ५^३; -ष्टे श. ७, २, २, ५; ४, ५^३; ६;
 १०^३; ११; १७^३; १८; २३^३; २४; ९,
 १, १, ३.
 अकृष्ट-पच्य, च्या- -च्यम् तै. १,
 ६, १, ११; जै. १५०; -च्यस्य तै.
 १, ६, १, ११; -च्याः तां. ६, ९, ९.
 अ-कृष्ण- -ष्णः श. १३, २, ७, ७.
 अ-कृत्स(√कृप्)- -सः तां. २१, ८, ६;
 -प्तस्य तां. २२, ९, ६; ११, ५; २३,
 १९, ११; -प्ताः तै. ३, ९, १४, ४.
 अ-केशू- -शासः तैआ. १, ८, ६.
 अ-कोविद- -म् जैल. ४, १, १, २-५.
 अ-कोषघाव(न→)नी- -नीः तै. ३,
 ६, २, २.
 अक्त, अक्तवत्, -ती, अक्ताक्ष, अक्ता-
 क्ष्य, अक्त्वा, √अञ्च् अद्र.
 अकु(√अञ्च्)- -कुभिः ऐ. १, २१;
 शां. ८, ६; श. १३, ८, २, ३; तै. १,
 २, १, १०; तैआ. १, २७, ५; ४, ४, २,
 ३; -कून् श. ६, ४, ४, २^३.
 अ-कृ(√कम्)- -कः तै. १, २, १, १३.
 अ-कृतै- -म् तैआ. १०, १०, १.
 अ-क्रिमि- -मयः श. ५, ४, १, २.
 अ-क्रीत- -तम् तै. १, ४, ७, ५; तां. ९,
 ५, १; -तेन श. ३, २, ४, ७.
 अक्रीत-सोम- -मस्य गो. १, ३, १९.
 अ-कृद्- -द्वस्य तैआ. १, ४, २.
 अ-कृध्यत्- -ध्यन् श. ९, ४, २, १७;
 १४, २, २, ३०.
 अ-क्रोध- -धः श. ३, २, २, २४; मं.
 २, ४, ५.
 अक्रोध-स्य- -यः श. १४, ७, २, ६.
 अ-कूर- -रम् श. ५, ४, ३, १२; गो. १,
 २, १८; २०; -त्रेणइव तै. २, ४,
 ७, २.
 अ-क्ष- -क्षः ऐआ. १, २, २; शां. १८,
 ४; शांआ. २, ४; श. ६, ८, १, १०;
 ११^३; १०, २, ६, १४; जै. १७; -क्षम्
 शांआ. ११, १; श. ३, ६, ३, ५; ४,
 ६, ९, १३; ५, १, २, १७^३; १८^३; ६,
 ८, १, १५; तै. २, ४, ३, १; जै. ३४;

तां. ६, ५, १४^३; १५^३; -क्षस्य श.
 ३, ५, ३, १३; १४; १६; ६, ८, १, १०;
 -क्षे श. ३, ५, ३, १७; तां. ६, ५, १३;
 -क्षेण जैल. १, ६, १, ३; -क्षेणइव
 तै. २, ४, ५, २.
 अक्षा(←क्ष)-नह- -हः ऐ. ७, ९.
 अक्ष- -क्षाः श. ५, ३, १, १०; ४, ४;
 २३; -क्षान् श. ५, ४, ४, ६; २३, तै.
 १, ७, १०, ५; मं. १, ७, ५; -क्षानाम्
 तैआ. २, ४, १; -क्षेषु शांआ. १२,
 १; श. ५, ४, ४, २३; तै. २, ७, ७, २.
 अक्ष-का(म्य→)म्या- -म् जै. १४.
 अक्ष-राज- -जाय तै. ३, ४, १६, १.
 अक्ष-वृत्त- -म् तैआ. २, ४, १.
 अक्षा(←क्षआ)-वृत्त(√वृप्)- -म्
 श. ५, ३, १, १०.
 अक्षा(←क्षआ)-वाप- -पः श. ५,
 ३, १, १०; -पस्य श. ५, ३, १, १०;
 तै. १, ७, ३, ६.
 अ-क्षत- -तम् मं. १, ८, ५; -तान् मं.
 २, ४, ९; सा. ३, ४, २; -तानाम्
 सा. ३, ४, ९; -तैः सा. ३, ३, ५.
 अक्षता(←तआ)-मय- -यः श.
 १३, ३, ८, ३.
 अ-क्षति- -तिम् शांआ. २, १७.
 अ-क्षत्रिय- -यः, -यस्य श. ६, ६, ३,
 १२.
 अक्षन् √षस् द्र.
 अक्षन्(←अक्षि अद्र)- -क्षन् श.
 १०, ५, २, ७^३; ८; ९; १३; १९; २३;
 १४, ५, २, ३^३; ३, ९; ६, ११, २;
 जैल. १, १३, ३, ७; ४, ११, ३, १२;
 -क्षभिः तै. २, ४, ६, १०; ३, ७, ७,
 १; -क्षषु ष. १, ७^३; -क्ष्णः ऐ. ५,
 २२; श. ३, ३, ४, ८; १२, २, ४,
 १५^३; १३, ४, २, ३; ४^३; गो. १, ५, ४;
 -क्ष्णयोः तैआ. १, ४, २; -क्षिणौ
 तैआ. १, ६, १.
 अक्षञ्चत्- -चान् तैआ. १, ११, ४.
 अ-क्षव(√क्षि)- -यम् जैल. १, ७,
 २, २^३; तैआ. १, ४, ६०.
 अ-क्षव्य, च्या- -च्यः श. १, ४, ६, १९;

११, १, २, १२; २, ३, ६; तै. ३, ११, १, १; -व्यम् वा. १, ४, ६, १९; ५, ३, १६; २, ३, ४, ९; ५, ४, १, ९; ३, ३, १७; ११, १, २, १२; २, ३, ६; ५, ३, ६; तै. ३, ११, ७, ४; ५; तैआ. २, १४, १; -व्या: वा. १३, ८, १, ९; -व्यात् तैआ. १, २, १.
अक्षर(√१अक्ष+सर्ग)- -र: तैआ. १०, ११, २; -रम् ऐ. २, ३७; ३, २५; ५, ३; ऐआ. २, ३, ६; ८; ३, १, ५; शां. ६, १२; शांआ. ७, १२; १३; १४; वा. ४, ३, २, ७; ६, १, ३, ६; ३, १, ४३; १०, २, ४, ६; ४, १, ८; ९; १६; १४, ६, ८, ८; १०; ११; ८, २, २; ३; ४; ४, १; ६, २; ५; तै. २, ४, ६; १२; ८, ८, ५; तैआ. १, ९, ६; २, ११, १; १०, ११, १; १५, १; २६, १; तां. ८, ४, १; ६, १४; १०, ५, १०; १२, ४, ४; २०, १४, ८; १५, २; जै. ११; १६; १०२; जैउ. १, १, ३, ८; २, १, ४; १०; २; ३, २, ५; ७; ११; ४, १०; ११; ७, १, ७; ८; २, १; २; ४; १४, २, ८; २, २, १, २; ३; ३, ४, ५, ३; ६; ७; ६, ८, ५; ४, ८, ३, ४; ५; ६; ७; ८; ९; मं. २, ६, ९; आ. १, ३, ९१; गो. १, १, ५; ८; ११; १६; २२; -रम्-रम् ऐ. २, ३७; ३, २२; ५, ३; जैउ. १, ४, ३, २; -रस्य वा. १४, ६, ८, ९; तां. २०, १५, २; जैउ. १, १, १, ६; ३, ७, २ ३-१०; -रा तै. २, ५, ३, ३; -राणाम् ऐआ. २, २, ४; ३, ८; ३, २, ३; शांआ. ८, २; -राणि ऐ. १, ५; ३, २५; २६; २८; ६, २; ऐआ. १, ३, ७; ३, २, २; शां. १४, ३; २७, १; शांआ. २, १०; ८, २; वा. १, ३, २, ९, ४, ३, २, ७; ७, २, ३, ४, १; ४३; १०, १, २, ९; ५, ४, ७; ८; ११, १, ६, ५; १२,

३, ३, ३; १३, ५, २, १९; १४, ८, १५, १; २; ३; का. १, १, ४, १४; २, ३, २३; तै. १, ५, १२, ३; ४; तां. ७, ४, २; ८, ४, १; १६, ८, ३; ष. २, १; २; ४, ७; जै. ३४; ५०; ८९; १०२; जैउ. ३, १, ४, १०; ४, ८, ३, ३; १०; गो. १, ५, २०; २३; -रात् ऐआ. २, ३, ८; वा. ७, १, २, २२; १२, २, ३, ३; तैआ. १, ८, ३; जै. ६२; तां. १५, १२, ७; -राभ्याम् वा. ६, ७, ३, १२; तै. १, ५, १२, २; -रे ऐ. ४, १; ऐआ. ३, १, ३; ५; शांआ. ७, ११; वा. ६, ७, १, २४; १०, ४, १, १७; १४, ८, ६, २; ४; ५; तै. ३, १०, ९, १२; १३; तैआ. २, ११, १; १०, १, १; तां. १०, १२, ८; ष. २, १; २; जैउ. ३, १, ३, १०; १२; ३, ७; ११; ४, ५, ७; ४, ६, १, ८; २, २; गो. १, १, २२; ३, १६; २, ४, १९; -रेण ऐ. १, ६; २, ३७; शां. २७, १; ३; वा. ४, ३, २, ९; तां. ८, ४, ३; ६, १३; जै. ११; १६; १०२; जैउ. १, २, ३, ३; ७; ३, २, ५, १०; ११; १३; ३, ८; १०; १३; ४, ९; गो. १, १, १६; -रेण-रेण ऐ. १, १०; तां. ७, ७, १३; -रेभ्य: जै. ११२; ष. २, १; २; -रेषु शांआ. ८, ४; जै. ११२; जैउ. ४, ८, ३, ३; १०; -रै: ऐ. ३, २८; ४६; ४, १, २३; २४; ऐआ. १, ३, ८; शां. ११, ७; १७, १; २६, १४; ३०, ३; वा. १, ३, ३, २३; १०, २, ६, १३; का. १, १, ४, १४; तै. १, १, ५, २; ५, १२, ३; ४; तां. ८, ४, ३; १०, ५, ३; ९; जै. १०२; जैउ. १, ४, ३, २; गो. २, ४, १९; -रौ ? गो. १, ४, १२.
अक्षर-पङ्क्ति- -ङ्कय: शां. १६, ८; तां. १४, ५, ८; ११, ५; १५, ५,

५; -ङ्क्ति: ऐ. २, २४; वा. ८, ५, २, ४; तां. १४, ५, ६; ७; ११, ५; १५, ५, ५; -ङ्क्तिना, -ङ्क्तिम् ऐ. २, २४; -ङ्क्तिषु तां. ८, १०, ९.
अक्षर-भाज- -ज: ऐ. १, १०; २, ३७; ३, २२; शां. १४, २; १८, ५.
अक्षर-वत्- -वान् जैउ. १, १४, २, ११
अक्षर-वा(स्); **अक्षर-शा(स्)**: ऐ. ६, २.
अक्षर-सामान्य- -य: ऐआ. ३, २, ३.
अक्षर-संपद- -त् वा. १०, ४, १, ८.
अक्षर-समान- -न:, -नम् ऐआ. ३, २, २; शांआ. ८, ५.
अक्षर-(रज्ज-) **नुस्वार**- -राणि वै. १, १०.
अक्षरे-स्था- -स्था: तां. १६, ८, ४; २०, १४, ८.
अक्षर्य, र्या- -र्यम् वा. १, ४६०; -र्यया, -र्या तां. ८, ५, ७; १२, ११, २२.
अक्षराज- रज्ज-द्र.
अ(आ)क्षा(अक्ष)- -म् शांआ. २, ४.
अक्षानह- १अक्ष-द्र.
अक्षावपन-, **अक्षावाप**- रज्ज-द्र.
अक्षि, क्षी(→अक्षन् मद्र.)- →अक्षि ऐ. ५, २२; वा. ३, १, ३, १०; ४, २, १, ११; १३, ३, १, १; २; तै. १, १, ५, ४; तैआ. ४, ३५, १; तां. २१, ४, २; अक्षिणि शांआ. ६, २; १७; १८; वा. १४, ६, ११, ३; अक्षिणी ऐआ. २, ४, १, २; ३, २, ४; शां. ६, १३; शांआ. ८, ७; ९; ११, ३; वा. १, ६, ३, ४१; १०, ३, ४, ५; १४, ३, २, १७; ष. १, ३; अक्षि-भ्याम् वा. ३, १, १, ११; १२, ७, १, २; जै. ९२; १५०; जैउ. ३, १, ५, ५; अक्षी ऐ. १, २१; अक्षिणि वा. ३, १, ३, ११; अक्षीव्याम् ऐआ. २, ४, १; अक्षयो: ऐ. १, ३; वा. १२, ९, १, १३; अक्षय: तै. १,

। अक्षि, क्षी-द्र. ७० द्र. 'अक्षर' इति केचन । विस्तारः पारि. द्र. १५ अत्र रूपरेखास्य मन्त्राणां अक्षरान्तरमेतौ द्विधा कल्पनीयम् । एवं दीर्घान्तामपि मूपा. स्वरद्वययुक्तोऽनुयन्तव्यः । विस्तारस्तु पारि. अनुयन्तव्यः ।

८, ५, १; अक्ष्यौ ऐ. ६, १^३;
 श. ३, १, ३, १०^३; ८, २, ६; १२, ३,
 १, ८; अक्ष्यौ तै. २, ३, ९, ९.
 अक्षि-दुःखोत्थित-तस्य तैआ १, ४, १
 अक्षि-भू-भूः श. ४, ३, ४, ३.
 अक्ष्या(-क्षिडा-)-मय-यः श. १, ३, ३,
 ३, ८, ४.
 अक्ष्यामयिन्(-य+इनि)-यिणम्
 तां. १२, ५, १९.
 अक्षित, ता-तः तै. ३, ११, १, १;
 तैआ. ७, १०, १ (अमृतोक्षित-
 द्र.†); गो. २, १, ७; -तम् ऐआ.
 १, २, १; ५, ३, २; श. ९, २, ३, ४, २;
 १२, ३, ४, ११^३; तै. ३, ११, १, १;
 २; ३; ४; ७-९; ११; १२; १४; २१;
 गो. २, ३, ७; -ताः श. १२, ३, ४,
 ११^३; तै. ३, ११, १, ५; १९; -ताव
 श. १२, ३, ४, ११; -तान् तै. ३,
 ११, १, ५-१७; -तानि तै. ३, ११,
 १, १५; -ताम् तै. ३, ११, १, ६; १०;
 १५; २०; -ते श. १३, ८, ४, २; तै. ३,
 ११, १, १८; -तैः तां. १७, १४, २.
 अक्षित-यजिन्-जिनम् तां. १७,
 १४, २.
 अक्षिति-तयः श. १४, ५, २, २;
 -तिः ऐ. ६, ३३^३; शां. ७, ४^३;
 श. १४, ४, ३, ७^३; तै. ३, ७, ७, ९;
 तैआ. ६, ७, २; जै. १२४; जैउ. १,
 २, २, ५; ३, ४; ९, १, ३; २, ५; ३, ५,
 ३, ८; गो. २, ६, १३^३; -तिम् शां.
 ७, ४^३; १३, ५; ९; १४, ४; शांआ.
 ५, २; श. ३, ९, ३, २७; १४, ४, ३,
 १, ७; तै. ३, ११, ८, ५^३; जै. १२४^३;
 जैउ. ३, ३, ४, ९; ५, ३, ८; -स्या
 गो. १, ३, २२^३; -स्यै श. ३, ९,
 ३, २७; गो. २, १, ७.
 अक्षीण-णे श. १, ६, ४, १४; २,
 ४, २, ७.
 अक्षीय-यम् का. १, ६, ३, १^३;

-येण का. १, ४, १, ७.
 अक्षीयमाण-णः श. १०, ६, १,
 ८; -णस्य तै. ३, ३, ३, ५; -णाः
 श. ९, १, ३, १९^३.
 अक्षेत्रतर-रम्डव्व श. १, ४, १, १५.
 अक्षग्या(←अक्षण-तृ. १, अव्य.) श.
 ३, ५, ४, १४^३; ८, ३, २७^३; ८, १, ४,
 २; १४, ४, ३, २६^३.
 अक्षग्या-देश-बोषु श. ८, १, ४, २^३.
 अक्षग्या-स्तोमीय-याः श. ८, ४,
 ४, ३^३.
 अक्ष्यामय-अक्ष्यामयिन्-अक्षि-द्र.
 अखग-गस्य जै. १७६.
 अखल-लः जै. २०७.
 अखलतिभावुक-कः तै. ३, २, ८, ८.
 अखा(त→)ता-ता तै. १, ६, ८, ५.
 अगत-तः ऐआ. ३, २, ४; -तम् तै.
 २, १, ३, ३; -तस्य जै. १७.
 अगद्, द्वा-दः ऐ. ७, १६; शांआ.
 ४, १५; श. १२, ३, ५, २; १३, ३, ८,
 २; ३; तै. ३, ७, १३, ४; ९, १७, २;
 जैउ. ४, १, २, ४; ७; १०; -दम् श.
 ७, २, ४, २७; तै. ३, ७, ३, ६^३;
 -दाभ्यः तै. ३, १, ४, ८.
 अगन्धु-म् श. १४, ६, ८, ८.
 अगर्तमिन्-त् श. ३, ६, १, १८.
 अग(त्य?)तैस्कन्ध-म् शां. ११, ४.
 अगर्भा-र्भा तै. १, ८, ३, ३.
 अगस्ति-स्त्वयः जै. १४५.
 अगस्य-स्यः ऐ. ५, १६; ऐआ. १,
 २, २; तै. २, ७, ११, १^३; तैआ.
 १, ११, २; जैउ. ४, ८, ५, १; ९, १,
 १; तां. २१, १४, ५; गो. १, २, ८;
 -स्यस्य तां. ९, ४, १७; जैआ. १,
 ९६; १०३; १०६; ११४; ५२५; २,
 १, ३; मं. १, ६, ८; -स्याय जैउ.
 ४, ९, १, १.
 अगस्य-तीर्थ-र्थे गो. १, २, ८.
 अगाध-धे गो. २, २, ५.

अगार-म् शांआ. ४, १५.
 अग्नी(त→)ता-ता जैउ. १, १६,
 ३, ९.
 अग्नी(←ही)त(√प्रह)-तः तै.
 २, ४, ७, ६; -ताः तै. २, ५,
 ३, ३.
 अग्नी-ता-तायाः तां. १०, ५, १६;
 -तायै जैउ. २, ४, ३, ७; ८, ९.
 अग्नीत, ता-तः श. ४, २, ३, ३; ५;
 -तम् श. ११, १, ४, १; -ताः श.
 ३, ९, २, ८; -ते श. ५, १, ४, २^३;
 ३, ५, २^३. =अग्नीत-द्र.
 अग्नीत्वा श. ७, ३, १, १.
 अग्नी-द्वा-द्वाः श. १४, ६, ९, २८;
 ११, ६; ७, २, २७.
 अग्नी-म् श. १४, ६, ८, ८.
 अग्नी-अग्निविष्णु-, अग्नि-द्र.
 अग्नि-नयः ऐ. ७, ६^३; ७^३; ८; १२;
 शां. ५, १०; २१, ४; २२, ९; श. १,
 ३, ३, १९; ८, ३, १०; २१; २, २, २,
 १८; ४, १, १०; ४, ५, ११; ६, २,
 १, १६; १७; १९; ३५; ३६; ३, १^३;
 ६, १, ५; ७, १, १, २५^३; ३, २, ७, ८;
 ८, ७, १, ६^३; ९, १, १, ४३^३; ३, ३,
 १८^३; ४, ३, १; ४, ३; ५, १, ५३^३;
 १०, ४, ३, २१; ५, ३, ३, ४; ११, ५,
 ३, ८; ११; १२, ७, १, १; २; ८, २, १;
 १२, ४, ३, ६; ४, २; ५, ५, २,
 ३; ८; १३, ३, ४, २; ८, ३, ५;
 १४, ९, ४, ५; का. १, २, २, १३;
 ३, १६; ४, २, ५; तै. १, १,
 ८, १; १०, ४; २, १, १८^३; २, ५, ५,
 ४; ७, १२, १; १६, १; ८, ८, १०; ३,
 ३, ९, ६; ७, ३, ५; तैआ. १, ८, ४;
 ९, ६; १२, ४; ४, ४, २, २; ७, ९, १;
 १०, ६, २, १; ६३, १; जै. १०२;
 १२१; १८४; १९०; तां. १, ४, १५;
 ७, ५, ८, ६, ५; ११, ५, २; १३, १, ३;
 १८, १, ७; मं. १, ७, १; सा. १, ४, ३;

† एवमकारादिस्वतन्त्रपदमुत वा समास उत्तरपदभूतमुकारादिरूपमेतदिति मूलपाठपदच्छेदं प्रति भवति संवेहः । तत्रत्यं
 स्वरमुद्रणञ्चोभयथाऽप्यलक्षणत्वाद्द्विनिगमकम् । भाष्यञ्चापि सविकल्पत्वाद्द्विनिर्णायकम् । इह च प्रथमे कल्पे यथाद्विनिगम-
 दात्त्वमेव साधु भविष्यति । 'मा० नचं विना पयाठ । तन्न स्वरविरोधात् संगतिविरहाच्च । पारि०द्र. । 'अक्षणाकृतम्'
 इत्येकं पदमिति Sch. । परं श-स्वरसंक्रमणपद्धत्या' अक्षणा । कृतम्' इति लक्षणार्थाविवर्तं पदद्वयमेव साङ्गतरं प्रतिभाति

जैठ. ४,३,१,३; गो. १, २,४; ३;
 १३;२,२,१;१२; श. ९,१,१,५;
 -मन्ये ऐ. १,१५;१६;२८;३०;२,
 ३५;४०;४१;३,१३;३५;३०;५
 २१;२८;७,६;७; ८;९; १२;
 ऐआ. १,१,१;शां. १,४;२,१; ४,२;
 ३;७,९;१०,५; १९,१; २; २०,
 २;४;२१,४; २२,१;५; २४,१;
 २५,३; २८,२;शा. १,१,२,१७;३,
 ३,१;३,५,२;३; ५,१,४; ६,२,
 ४;६;२, ७,८; १०;११;७, ३,८;
 २,२,१, ६; २२; २,४, १७;४,
 २,१२;१३;६,१,३;३; ३,४,६;
 २,२,२२;४,१,१३; २२; ६,३,९;
 ७,४,७;११;८,३,३;४; ५, ७;९,४,
 १०; ४,३,४,२४;२८; ४,५,१७;
 ५,२,११;४,९;५,३,१,१; ३,३;
 ५,८;४, ३,१५; ४,२४; ६,१, ४,
 १४;३६;५,२,२१;६,१,२०;७,५,
 २,३८; ८, २,२, ८; ४,२,३; ९,
 २,३, १; १०, ६,२,५; ११, १,४,
 २;५,५; ६;८;३,३,४; ५,९,७;
 १२, ४,३, ५,४, ४,१-५; ६, १,
 १६; १३,१, ३,३; ८,४,८; १४,
 २,२,१८;३,२,५;९, १,१६; ३,८;
 ४,१८; का. १,२,१, ४-९; १०;
 ३,१३; ३,१६; १७; १८;१९;
 २०; ४,१३; ३,१,२५;३, १०;
 ११; ४,१,८;२९;५, १,१६; २८;
 ३५;२,२; ६; ९;११;१४; ६, १,
 १४;२०; २,१,२,१३; १६; ३,६;
 तै. १,१,५,१०;६,२;३; २,१,८;
 ३,१,१;४,३,२; ६,६,१;२; ९,१;
 ७,१,५; ४,४, १०,६; २,१,२,६;
 ७; १०; २,५,२; ४,८,१; ८,२,
 ३; ५; ३, १, ४, १; २, ३, ५;
 ४,६;५, ४,८; ३,३; ६,२;७,१;
 ४,१७,१;७, ३,५; ५,२,८,६,३;
 ९, ३; १७, १; २; १८, ५; ९,
 १६;१७,४; १२,२,२; ३;४;
 ५;६;७;८; ४, २;३; ४;५;

६; तैआ. १,३२,२; २,१२,१;
 ३,१०, १; ४, ९, १; २; ५, ७,
 १०; ८, १; ६, १, २; २, १;
 ४,२;१०,१,१२; २, १,३,१,४,१;
 जै. ६२; ष. ३,८; मं. १,१,७;
 ६,३;२; २, ३,२; सा. १,२,५;
 ३, ७;८,९;१३; जैठ. ३,७,३,
 २; गो. १, ३,१५;२,१,९; १३-
 १५; -मना शां. १,४; जै. १८२;
 -मनाइह ऐआ ४,१,१शा४,४,२,
 १५ -मिन: ऐ. १,१;४;८;१०;
 १५;१६;१७;२१;२२;२४;२५;
 २८;३०;२,३;५;६; ७;९;१०;
 १२;१४;१५; ३१; ३२; ३४;
 ३७;४१;३,४;१४;१८; ३०;३२;
 ३४;३६;३७;३९;४१;४२;४३;
 ४९;४, ७;८; ९;२५;२९;३१;
 ५,१;४;६;८;१२;१६; १८; १९;
 २०;२५;३०; ३१; ३२; ६, ३;
 २६;३२;३४;७, ५;६; ७; ९;
 १६;२१;२४; २६; ३४; ८, ६;
 २३;२४;२५;२७; २८; ऐआ. १,
 १,१;२;२,१;४, १;२;२, १,२;५;
 ७; ४,१; ३, १, २; २,४;५, १,
 १; शां. १,१;२;४;२,८;३,२;
 ४;६;८;४,२;३; ५, १;३;५; ८;
 ६,१;३;१४; ७, १;३;६; ८,१;
 ४;६;९,१; २;५; १०, ३; ५;६;
 १२,८;१३,३;१४,१;३;५; १५,
 २;१६,७;१८,१०;१९,२;४; २१,
 २;२२,१;६; २३, ३; २४; १;९;
 २६,५;६,१५;२७,५; २८, २;३;
 ५;६;३०,६; शांआ. १,४;५,२,
 १८;४, ९;१२; ७, ३;४;६;८,७;
 १०, १;२;११, २;५; ६; १२,४;
 शा. १,१, २; १८; २, २, १२;
 १३;३,१;४,१०-१३;१८; ५,८;
 ९;४,१,२५;२,२;५,१, २२;२,१;
 ३,२३;६,१,२;७; ८;१२; १५;
 ६,२,१०;११;३,२०;४,२;७,२,
 १९;४,१०;६, २,१;१२; १५;

१६; ९,१,९;१९; २,१३;२,१,१,
 ५;१३; ४, १९;२८; २,२,८;११;
 १५; २,३,६; २२; ४, १; ६,८;
 १०;३,१,२२;२,३;३,१३;१८;४,
 २;३१;४,१,९;२,३;१५;५,१,४;
 ८;३,२,२;५,४,३;८;६, १,७;३,
 १५;४,२; ५; ८; ३,१,३,१;२८;
 ४,१०;११; २,२,९; १३; २२;
 २३;३, ९; ३,४,७;२२;४,१, ९;
 १९;२५;२,१; ३;२,६;९; १०;९;
 ४,१५; ५, १,२१;३२; ३६;६,२,
 ५;२०;३,११;१२;२१; ७,४,१०;
 ८,१,६;९;२,२१;३,२०; ५,४;९,
 १, १९;२, १६;३, १४; ३२; ४,
 १०; ४, १, ५, १६; ३, ४, ११;
 १३;४,२,१५;१८;४,९;५, ७; ८;
 १३;५,१,१३;४, १; ६,३, २; ८,
 १२;१३; ५,१,३,१; २,२, १७;३,
 ६;८;४,१२;१३;५,२;३; ४;६;
 ८;१०;११;१२;३,१, १;१०; ३,
 ३;११; ४,१६; ५,८; ३२; ४,४,
 २२;२३; ५,१, ८; ६,१,१, ५;७;
 ११;१४;१५;२,१३;२०;२१;
 २६;२७;२८; २९; ३१; ३३;
 ३४;३५;३,१०;१९;२०; २,१,१;
 ५;१२;१४; १५;१६;२०; २१;
 २२;२३; २५; २८;२९; ३०;
 ३१; ३२; ३३; २,१, १; ३; ४;
 ५;८;९; ३२;३३;३४; ३,२;
 ३,१,६;७; १५;२०; २१; २२;
 २५;२६;२७;३१;३२; ४०; २,
 ५;६;१०;३,६; १४;२०; २१;
 २२;४,१,२;३; ८;११;१२;२,६;
 ६;७;१०;३,९;१०;४,५; ६;
 ८;१०; ११; १८; ५; १२;
 १२;३,७;९;४,१;१३;३,१;
 २०;२,५;७;१०;११;१२;१३;
 ३,९;१५;१६;१७;१८;१९;
 ४; १६; १७; १८; १९; २०;
 २१; २२; २३; २४; २५; २६;
 २७; २८; २९; ३०; ३१; ३२;
 ३३; ३४; ३५; ३६; ३७; ३८;
 ३९; ४०; ४१; ४२; ४३; ४४;
 ४५; ४६; ४७; ४८; ४९; ५०;
 ५१; ५२; ५३; ५४; ५५; ५६;
 ५७; ५८; ५९; ६०; ६१; ६२;
 ६३; ६४; ६५; ६६; ६७; ६८;
 ६९; ७०; ७१; ७२; ७३; ७४;
 ७५; ७६; ७७; ७८; ७९; ८०;
 ८१; ८२; ८३; ८४; ८५; ८६;
 ८७; ८८; ८९; ९०; ९१; ९२;
 ९३; ९४; ९५; ९६; ९७; ९८;
 ९९; १००;

४;६;८,१,४; ११; १२; १४; १५; २,५;७;८;१०;१२; ७, १,१,९;२,१;२,२;२,३; ३,२; ३,३; ३,५;३,७;३,९;३,१०;१,२; १,३; १,४;२,१; २,२; २,१, १०; १,४;१,५;१,६;२,२,१,५;१,६;१,७; २,३;४;९;४,३;४; ६;८;९; १,१;१,५;१,६;१,८;२,१; २,२; २,४;३,०;३,१,२;५;१,३;२,१;२,२ २,३;२,४;२,५;४,२;४,७; २,१;४; ८;९;१,४;१,६; १,७;४,१, २; ८; ९;१,५;१,८;२,१;२,४;२,५;३,१; ३,४; ३,९; ४,१;४,२; ४,४;२,४; ८; १०; २,५; २,७; २,८; ३,०; ३,५;१,८;१,९;३,५; ३,६; ३,८; २,१,२; २,१;३,१; ३,८; ४,५;८, १,१,४;६;४,१,३;५;६; ७; २, १,४;१,७;१,८;२,६;८;४, १,७; ३, २,७;८;१,२;३,६;१,०;४, १,१; ४, १,२,८;२,१,३;१,५;१,६;४,४;५, १,९; १,२;२,५;६;८; १,२;३,२; ४,७;६, १,१; ५;१,६; २,१;१,५; १,९;३,५;१,२;१,३;२,०;२,१; ७, १,३;६;७;८; १,०;१,८;४, ७;९; ९,१,१, १,१,६; २,३;२,६; २,९; ३,१;३,८;४,०;४,२;२,२; ३,४; १,१;१,४;१,६;१,७;३,१;३,२; ३,५; ४,२;२,१,२;८; १,०; १,२; १,५; १,६; १,७; २,०;२,१; २,२;२,३;२, २;३;५;६;७;३;६; १,२;१,९; २,०; २,५; ३,१; ३,३; ४,०; ४,१; ४,२;४,५;४,८;५,१;५,२;१,१;१,३; ६;२,१;८;३,१;९;१,३;४,१, ३; ७;१,६;४,२,१;८;१,२; १,४;१,५; १,८;२,०;२,२;२,४;२,६;३, १,६; १,०;१,१;१,४;४,७;१,४;५,१,७; ३,१;३,६;४,२;४,९;४,९;५,१;५,२; ५,६;५,९;६,०;६,१; ६,४;६,८; २, ६; ८;९;१,०;१,२;१,०,१,१,१;३;६; ७;९;१,१; २,२;३; ४; ५;३, ५;८;१,१;४, ८; १,१; १,२; १,४;

५,१;२,१,३; ८; १,१; ४,१; ६, १,०;१,६;१,७;१,८; १,९;३, १,२;३; ४;५;६;७;८;२,१;३, ५;६; ७;८; ४,४;५;५;३;४,१,१;२; ४;५;६; ७;८;९;१,२;१,५;१,६;२,१; २, १; ३,९;१,८;२,१;५, १; २; ५,१, २;२,१;८;२,०;२,१;३, १,०; १,१; ४,१;२;३;४;५; ७;८; १,०; १,२;१,४;१,५;१,८;५,१,०; ६,१, १,१;२,२;५;८;१,१;५,२;८;४, १; १,१,१,२,२;४,४;५, ६; ६, १,४; १,९;२,६,१,०;७,६;३,३,७; ४,१, १,०;३,३;६;७;८;४,१;५,१,१,३; १,४;१,५;१,६;१,७;४, २; १,२;८, २; ६,२, २; ३; ३,६;८, २,१; १,२, १, १, ४; ३, १,२; ३, ३, १,४; ४,८; ४,३, १; ५; ४, १; ५; ५, १, १,४; १,५; १,६; २, ४; ९;१,०;१,१;६,१,१,६; ८, १, १,९; २,२;२,३,६;३,१,९; १,१,१,१;१,३, २,६,१,२;७,२;१,३;३,३, ७; ८; ९;१,०;४,१,१,३;५, ४,६; ७,१, ३;८,१,१,८;४,६;८;१,१,१, १; १,६; २,२, ४; ४,५; ६; २,१, २;२,१,८;३,१, १,१; १,२; २, ५; २,४; ४,१, १,३;२, १,३;३, १,७; ३,३; ५,२, ३; ५,३; ६,१,५; २, १,०;७,९;९,४;८;२,५;८,१,०, १; १,५,१,२;९,१,१,२; १,३; १,४; १,५; १,६;१,७;१,८;१,९;१,०;२,१;२,२;३;४; १,५;१,७;१,८;१,९; २,२;२,३;४,१;२; ३,५;८;१,१;२; १,३;३,१,१,४;२,१;२,२;२,४;२,५; २,६;३,३;१,०;१,३;४,१,१; ९; २, २;२,४;३,४;६;५,१, १,७;२,२;३, ३;८;६,१,६;३,१,०;४,३;६; ७; ८; ९;२, १,१,२; १,३; २, ९; १,०;१,५;३,१,३;४,३;७; २,१, ९;१,०;१,५;२,२,७;८; १,०;३,

८; १,४; तै. १, १, १, ५; २, ३;३,८;९;१,२;४,२;५;६; ८;५, ३;५;८;९;६,१;२;३;६; ९; ७, १;२;८,४;९,८;९;१,०; १,०,४;२, १,१,०;२,२;२,३;४,४,८;१,०;७,१; १,०,१;४;५;५,१,१;५,१,२; ३; ४;७;६,५;९;७;१,०,४;६, १, २; ५;८; १,१;२, १; ५;३,९;६, १; २;८,६;९,६;७,२,२;३;४;५; ४, १;६;६;८,१,०,३;२,१,२, १; ५; ६;९;१,०;१,१;३;१,७;४, ५; ६, १;२;९,२;१,०,१;२; ३; १,१, १;२,८,४;९,१;३,१,१;३,१; ५, ६;६,१;७,१;४,१,६;९;२, ६; ३, ३;४;६;७;१,२;७,९;१,१;८,२;४; ७;५,३;३;४;४;५,३;६, २;७, २; ३;६,३,५;६,१;१,०,६; १,१, १,०; १,२,१;१,४,६;१,८,१;२,०, ५; ७, ८, २; १,२, ३; ५; १,४, १; १,६;२;८,८,६;३,१,१,१; ३, ३; ४,१;२,३,५;४;३;८,६;८;९;३, ४,३;६,२;७,६;१,०;९,८; १,०, २;५,२,२;३,४,१;६,१; ७,१; २;५;९,१;१,०,२;४;५;१,२,१;६, १,३;३;४;४;५, १; १,०, ३; १,१,४;१,२,२;१,३,१;१,४,३;७,१, ३;३,१;२;६;७;४,४;५;५,२; ४; ६,१;७;१,५;७,५;१,०,५;१,१;५; १,२,१;३;४;५;८;६,२;१,८, १; २,१,१;२;३;४;९,४,१;८;५, २; ४;१,१;३;४;१,६,३; १,७, १; ३; २,१,१;१,०,१,४;६,१;८;४;९,८; १,५;१,०,१;४;१,१,७; १,१, ७; ३,१,५,१;६;४;७,१;९, १; १,०, २;४; १,२, २, ७; ९; ५, २; ९; तैआ. १, १,१; ४, ३;५,१;८;४; ९,१;१,०,५;१,२, ३; ४; २,०, १; २,१, १; २,२, १; ९; १,२;२,३; ५; २,५, २;३; २,६,१;३; ४;७; २,७,४;२,३,१,४,१,५, १; २; ६, २;१,४,१;१,८,१;१,१,१; ३, १,

५,९;३,१,१४;१७;२६;३४;३५;
 २,१०;१७;४,१,१;२; २, २३;
 २५;२८;५,१,२९;२, १९; ३१;
 ३८;४०;८,१,१,४;५,३,८;४, ९;
 ६,१,१६;३,१५;१७;१८;२३;७;
 १,१८;९,१,१,५; ४३; २, ११;
 १६;२१;३५;२,१,२;३; ८; १३;
 २,१;३,२४;२८;४७; ४९; ५१;
 ३,२,५;३,१;१८;४,५;१५;४,२,
 १;२०;४,१;२;३;८;५, १, ५३;
 ६२;६४;२,१;२;३; १५;१०, १,
 १,६;८;९;१०;२,१;२;३, ७; ४,
 ९;१३;१४;२,१,१;९;३, ४; ४,
 १;२;३,३,१;२;३;४;५; ८;
 ४,५;५;३;१६;४, १, ४; १२; २,
 १९;२९;३,५;११;४, ४; ५, १,
 ५;२,६;१५;३,१०; ११;४, १; ५,
 १;८;६,१,११;११, २,३,१;३,३,
 ३;५,१,१३;२,८;३,११;१२; ६,
 २,४;८;८,३,५;१२, १, १, ४;
 ३,१२;४,३,४;८,१,४;१९; ९, २,
 २०;१३,१,२,३;५,१,८; ७, १,
 २;८,१,१७;४;८;१३,१,३, १९;
 ४,२,११;६,२,१;७;९; ९,३,१;
 १३,१४;४,११;२३; का. १,१,१,
 ३;२,९; ४,१५;२५; २,१,१; २,
 ८;१४;१५;३,२;१५; १६; १७;
 २०;४,१;३,१,१;२४;४, १, १;
 ११;४,३,१६;५,१,१६;१७;२८;
 ३५;१,३६;२,२;६;९;११; १४;
 ३,२;६,१,८;१५;२०; २९; ६,
 ३,३; २,१,४, २; ३; २, १, ४;
 ३,६;१४;४,७; तै. १,१,२,१;
 २;३;३;४;५;६;७;८; ३, २; ३;
 ७;८;११;१२;४,१;२; ४; ५; ६;
 ५,१;४; ७;९;६;३; ८,२;९, १;
 ९;१०;१०,६;२,१,९, १२; १५;
 १६;४,४,१;३;३;४;५; ६;७;
 १०;१०,१;३;६,२,१;३, ३; ५,
 ६;६;२;६;९,६;७;८;७,१,२;२,
 ७,२,१;९;६,२;३;४;१०,१; ११,

१,२,१,६;३,९, ३;४,१,४;२,४;
 ३, ६; ४, ४; ५,७; ५,८, ६; ६,
 ३, १; ११,१; ९; १०; १४, ६;
 १५, १; १६,२;१७, १; ७; १२,
 २;४; १३,३; १४, १;८,२, ४;
 ५,२;९,७;३,२,३,५;७,१; ३, ६,
 १०;७;३;८,११;५,२,३; ३, २;
 ५,१;७,५;६,१,३;२, १;२; ६,
 १;८,२;९,१;१०,२; ४; ११, ४;
 १२,१;१५,१;७,१, ८;३, ५; ४,
 ३;४;५;६,१;१५;१८; ८, ३, ३;
 १४,२;१८,१;९,४,१; १०,२, १;
 ११,१;२;५;११,५,१;६,३;७, २;
 ४;८,५;६;९,१;२;३;४; ६; ७;
 ९;१०,२;३;४;१२,५, ४;६; १०;
 ११;१२;७,५; ९,२; तैआ.१,८,
 ५;१२,१;२२,९;१०; ११;१२;
 २४,४;२५,३;२६,१;२;३; ४;
 ७;२७,२;५;३,१,३;४;३२, १; २,
 १५,१;१८,१;३,११,२;१४,२;
 २१,१;४, ५,२;४१,१;६; ६, ४,
 १;१२,१;१०, १, १६; तां. ४,
 ६,२०;७,२,२;८,८, १; ४; २२;
 १०,७,१;११,७,३;१२,१०, १२;
 १२,१;१३,१,५; १४, २,३;६,
 ६;८,१;१५,५,९;१७,५, १;८,३;
 १३,१७;२०,३,२;२१,२,९; २५,
 १३,१; जै. ३; ४; ६; ९; ११;
 १४;३;४;४;८;११६;१३५;
 १४०; १८२; १९०; २०३;
 २०६;ष.२,४;५,१;२;७; सं.१,१,
 ४;२,३;४; सा. १,३,२;७;५,१५;
 २,२,१;२;३,२;३;४;५; ७, १२;
 ८,५;३,३,५;७,२;९; जैठ. १,१,
 २,२;१०,१,६;१६,२,५;२, ५,२,
 २;६;३,३;३,२,५,१०; ५,१,९;
 १०;१३;४, ८, १, ४; गो. १,१,
 ६;१७;२९;३४;३९; २, ३; ६;
 १५;२०;२१;२३;३, १३; ४,४;
 १०;५,१२; १६; २४,२, १, १४;
 १५;१९;२१;२३; २५; २६; ४,

९;६,१४; -मिषु शा. ११,७,१,
 २;१२,३,५,१,५,२,३; १३, ४,४,
 १; जै. १२१; -श्री शां १,१; शा.
 २,१,१,११;२,१;६;७;८; ११;
 १२;१३;३,४;४, ७;१५;६, १२;
 ३,३,३; ६;४,३; ५,२,५; ३,५,
 ३,६;५,३,१,१,५,४,२१;८,६,१,
 २२;३,१४;२२; ११,१,१,२;६;
 ७;१२,४,१,२; ३,१०; ४,१; ५,
 १,३;२,१;९,३,१०;१३; १३, ६,
 २,२०; का. १,१,२, २; ७; २,
 १;३;४;५;८;९;४,१;६; १५;
 २,१,१३;२,५;१४;१५; १६; ४,
 १,२;५,१,४;२;३;८; ६, २, ८;
 तै. १, ४,४,१०;२,४,५,७;३, ५,
 ७,३;७,४,४;१८; -श्रीवृ. १,
 १०;२,३६;३, ५; ३५; ४, २६;
 ५,३०;७,१२;८, ६; २४; शां १,
 १;२,१;४;५;६; १९,१४; २८,
 ३; शा. १,५,१,२०;२,२,२, २०;
 ३,५,१,३१;४,२,५,११;६,८,३;
 ६;८;९;१०;१४; ६,३,३, १; ७,
 ३,२,५;६;९,२,१,९;४,२,२५;३,
 १;१०,४,३,२१;५,३,३;४;५; ६;
 ७;९;१०;११;७,१,१;२; १२, ३,
 ५,१;४,१,३;५,१,१७;२, ३; ७;
 १३,५,४,१९; का. १,१,४,१;२,
 ३,१४;१६; २१; तै. १, १,१०,
 ३;२,१, २७; २, ५,३, ३;७, १,
 १;२; तैआ. १०,६३,१; तां. २५,
 १३,१; गो. १,१, १४; २, १८;
 ३,१३;५,८;२२;२३;२,१,२५;
 २, १६; ३, १; ४, ९; -श्रीनाम्
 तैआ. १,९,१; शा. १, ३,३, १७;
 ३,५,१,३१;६,२,१,३५;६,१,५;
 -श्री. -श्री. १,४;६;९;१६;
 १९;२२;२५; २८;३०; २,३;
 १०;१२;१४;२४;३७; ३,४; ५;
 ३८; ४९;५, १;२;१२; १७; १९;
 २२;६,१०; २६;७, ६;७; ८;
 ९; १७; तैआ. ५, १, १; ३,२;

शां. १, ४, ३, २, ३; ४, ८, १, २; ४, ८;
 ८, ९, २; ५, १२, ७; १३, ३;
 १४, २; १६, ९; २०, ४; २१, ३;
 ४; २२, ३; ५; २४, ५; २६, १३;
 १४; २७, २; २८, ३; शांआ. ७,
 १; १२, १; ३; सा. १, १, १, २; ३; ३, ४,
 ६; ४, २, १६; ६, १, ८; ८, २, ६; ३;
 १९; ९, १, ४; २, १७; २०, ४, १९;
 ३, २, १९; ३०; ३१; ३२, २, २२;
 २४; ३, ३, १३; ४, ३, ७; ९; ४;
 २३; ५, १, ३२; ६, ३, २१; ४, ३,
 ४, १२; ४, २, ८; ४, ११; १२;
 ५, १२; ५, ४, ९; १२; ५, २, १०;
 ४, १६; ६, २, १, २५; २६; ३, ३,
 २५; ४, २, १; २; ६; ९; ३, ८; ९; ४,
 २; ९; ६; ३, ४; ५; ८; ७; ३, ६; १५;
 ४, ४; ५; ८, १, ९; २, ४; ६; ९;
 ७, १, १, २३; २४; २७; २८; ३८;
 ३, १, २२; २९; ३२; ४, २, २१; ५,
 १, ३३; ३, १८; २०; ३२; ३४;
 ३५; ८, ५, १, ८; ६, ३, २२; २३;
 २४; ९, १, २, १६; १७; २५; २६;
 २७; ३०; २, ३, ७; २५; २८; ३२;
 ३५; ३९; ४०; ४१; ४४; ४, २, १४;
 ४, ४; ५, १, ४७; २, ७; ११, ४, ३,
 १९; १२, ४, ३, ४; ५; ४, ४, १; २;
 ४; ५, २, ४; ७, २, १; १३, ८, ४,
 ८; ९; १४, ८, २, १; का. १, २, ३,
 १५; १८; १९; ३, ४, १३; ४, १,
 ११; १५; १६; १८; २२; २, ४;
 ६, १, १५; २, १, १, २; ३; २, १६; ४,
 ३; ७; तै. १, ७, १; २; ३; ८, ६;
 २, १, १०; ११; १२; १३; १४; १६;
 २०; २१; २३; २४; २६; ४, २, १; ४,
 १०; ११; ८, १; २; २, ४, १, १; २;
 ४; ५; ६; ७; ९; ११; २, १; ३; ५;
 ६; ३, ३; ४, ७; ५, ३; ६; ७; ६; ५; ७,
 ४; ९; १०; ११; ८, १; ६; ५, २, ४;
 ८, ७; ८; ११; ६, ३, ४; ६, ५;
 १६, १; २; ७, ५, २; ७, ५; १२, १;
 ४; ५; ६; १५, २; ८, २, ३; ४; ५;

५, ५; ६, ४; ५; ९; ३, २, ४, ७; ७, १;
 ८, ६; ३, ६, १०; ७, ५; ९, ५; ९;
 ५, २, १; २; ३; ३, १; २; ५, १; ७,
 १; ५; ६; ९, १; १०, १; १२, २; ६,
 १, ३; २, ६; ३, २; ७, १; २; ८, १;
 २; १०, १; ३; ४; ५; ११, ४; १२,
 २; १३, १; १४, ३; ७, १, १; ४,
 ६; ७; ६; ९; १४; १६; १७; ७, १०;
 ८, १; ९, ७; ११, ३; ५; १२, ४; ६;
 १०, ३, १; ८, १; ११, २, १; ४, १;
 ५, १; ६, १; २; ३; ९, ९; १२, १, १;
 तैआ. १, ७, ६; ८, ८; ११, ७; २०, १;
 २३, ५; २८, १; २, ३, १; ४, १;
 ५, १; २; ४, ५, २; ७, ५; १०,
 ४; ५; ११, ८; १८, १; २०, ३;
 २२, १; २३, १; २८, १; ३३, १;
 ४१, ३; ६; ५, ८, १०; ६, १, ४;
 ४, १; २; ६, १; १०, १; ११, १;
 १०, १, ५; १६; ५, १; २; जै. १४;
 १५; १२; १३; १५; १६; १९;
 २०; तां. ४, २, १९; ६, १०, १; ८,
 ८, २२; ९, ३, ४; ८, १२; १०, ७, १;
 ४; ११, २, ३; १२, १०, १९; १३,
 ६, १; १२, ५; १५, २, ४; २१, १०,
 ११; सा. १, ४, ३; २०; ६; ६; ८,
 १३; २, ३, २; ६, ९; १०; १४; ८, १;
 ३, ३; २, ४, १०; ७, २; ष. १, ६;
 मं. १, १, २; ४, १; ६, ९; ३; २, ३,
 १७; २०; ४, २; ३; ४; गो. १, १,
 २९; २, २०; २, २, २०; ३, १; ४,
 ९; -मै: ऐ. १, १; ९; १६; २१;
 २२; २, ३; १२; २४; ३, ४;
 ४, ७; ५, २६; २८; ३२; ७,
 १६; २४; ८, ६; ७; १०; २८;
 ऐआ. २, १, ७; ३, ७; ३, १, ६;
 २, ४; ५; ५, १, १; २; शां. १,
 ५; २, १; ३, ३; ४; ५; ६; ६, १०;
 १४; १०, ५; ११, ४; १२, ६; १४,
 २; ५; २८, ५; शांआ. ५, ३; ६,
 १७; २०; ८, ४; ७; ८; ९, ८; १२,
 ८; सा. १, १, १, २; १; ४, ८; ४,

३, १; ९, १, १९; २, १, ४, १४; २, १,
 १७; ४, ७; ८; ९; ३, ४, ३२; ६,
 ४, ८; ३, १, २, १८; ३, ४, ८; ४, १,
 ९; ५, १, २२; २, १४; ९, २, १३;
 ४, ३, ४, १०; ५, १, ५; ५, २, १, ५;
 २, ४, ८; ३, १, १; ५, १७; ४, २, २;
 ५, १, ८; ६, १, ३, १८; २, १, ५; ६;
 ७; १३; ३२; २, १; २९; ३, १, १३;
 २६; ३२; ४१; ३, २; ४, १, ८;
 ४, ३; २१; ५, २, २१; ६, १, २; ३;
 ४; १३; १४; २३; ३, ४; ४, ११;
 ८, १, ५; ८; ११; ७, १, १, ९;
 १०; ११; २५; ३२; ४१; ४३; २,
 २, ४; ९; ३, ९; ३, २, ११; ४, १,
 १; ८; ९; ३, ५; ४१; ५, २, ११;
 १२; २१; २७; ३६; ८, १,
 १, १; ४; ५; ४, २, ३; ५, १,
 १२; १६; २२; ३, १२; १५; ७, १,
 ६; ३, ७; ८; ९, १, १, १०; २,
 २५; २१, ५; ९; २१; २२; ३,
 २५; ४७; ३, ३, ९; १४; ४, ७;
 ९; ११; १७; ४, २, २५; ३, ५;
 १५; ४, १३; ५, १, ३; ३१; ५,
 १, ४०; ४३; २, ३; १०, १, ३,
 ९; ४, १३; २, ३, ११; ३, २, १;
 ५, १, १; ३, ११; ६, २, ४; ११, १,
 २, ३; ५, १, १३; ८, ३; ९, १२;
 ७, ४; ८, ३, ७; १२, १, २, २;
 १, ३, १२; ४, ३, १; ८; ५, २, ४;
 ८, १, ६; ९, २, १०; १३, १, ३,
 ६; २, ७, १३; ८, १, १८; ३, ९;
 १४, १, ३, १४; १९; २९; ४, ३,
 २७; ५, १, २३; ५, ३; ६, ७, ९; का.
 १, १, १, १; ३; २, १; १०; ४, २;
 १४; २, १, ११; ३, ३; ४, १३;
 २२; २३; ४, ६; ७; ११;
 ८; ४, ७; ४, १, २३; ६;
 १, १, १४; ३, १३;
 १६; तै. १, १, २;
 ९; ६; १, १, १, १; १, १; १, १;
 २, २; २, २; २, २; २, २; २, २;

८,३;४,३,६; ४,४;७, ३;४;१०,
 ४;५, १, १; १०, ४; ६,१,११;
 ७, ५,४; ८, ३; ४; २, १, ३, १;
 ६,३; ४,२,३; ६,७; ८,७, ३; ८,
 १;३, २,५,७; ३,१, १; २, ४;
 ३, २; ४, ३; ६, २; ५, ७, ५;
 ६; १०,५; ६, ११, ३; ४; १२,
 २; ७,१४,३; ८,८,३; ९, १६,४;
 २१, २; १०, ११, ६; ११, १,६;
 ७,२; ३; तैत्ति. १, ७,६; ८, ८;
 ९,१; १०, ६; ११, ८; १८, १;
 २२, १; १२; २६, ७; २७,६;
 २, १३,१; १५,१; ३, ९,१; ७, ५,
 ३; ५,२,१३; ४,९; ६, १,४; ३,
 २; ११,१; ८, १,१; १०, ६, १;
 जै. १७; ३७; ६२; ११७; १३६;
 १८०; १८२; जैआ. १,९; ११;
 १५; १७; २२; २४; २७; ३५;
 ४३; ४४; ४५; ५५; ६१; ६६; ६७;
 ८६; ८७; ११३; ११४; ४६५;
 २,३; ५; ३,३,६; दै. २,७; वं. २;
 सा. १,१,१४; जैउ. १,८,१,८,२,
 २; ६; ३,४,१,७; ७,८,३,४; सं. १;
 आ. १,९; ११; १५; १८; २२; २४;
 २७; ३५; ४३; ४४; ४५; ५५; ६१;
 ६६; ६७; ८०; ८६; ८७; २४७;
 ३५८; ३६४; ३६५; ५१४; ५४१;
 २,३,७; ४, १-३; ५, १; ७, १-२; ४;
 १९, १; २३, १; गो. १, १, ६; २,
 १४; ४, ९; १०; २, १, २; २४;
 २, ९; ३, १९; ४, ९; ६, १२;
 -नौ ऐ. १, १६; २७; २, १०;
 १४; १८; ७, ६; २६; ऐआ. ३,
 २, ३; शां. २, ८; ७, ३; ९, १;
 १०, ६; शांआ. ६, २; ९; ८, ४; ९,
 ८; सा. १, १, २, २१; ३, १, ११;
 ३, १६; ४, ५; ४, २, १३; ६, २,
 ४; ७; ८; २, २०; २, ३, १, ३, ४, १;
 ४, २, १०; ११; १३; २४; ५, २, ३०;
 ३, १, ४, ११; २, २, १०; १२; ४, १,

१९; २५; ५, १, २३; ७, ३, ४; ४,
 ११; ८, ३, २६; ७, ३, ४, ११; ३, ३;
 ५, २०; ४, १, ७; २, १६; ३, १२;
 ५, १, १३; ४, ३; ५, ४, ३, १९; ६,
 १, २, २२; ३, २; ४, १२; ६, २,
 ६; ३, ९; ४, ११; ७, ४, १; ११; ८, २,
 ११; ७, १, २, ६; १०; २, १,
 १८; ३, ६; ४, १, ४५; ५, २, ११;
 ३८; ९, १, १, २९; ४, ३; २, ४, १;
 ४२; २, १, ९; २०; २१; २२; ३,
 ९; ३, ३, १८; ४, ५; १६; ४, २,
 १९; २५; ४, ८; ९; ५, १,
 ७; १०; ११; ६१; ६८; १०,
 १, ४, १४; २, ६, १७; ३, १, १;
 ११, १, २; २; ६, ३, ३; २, १, १, ३,
 ३, ४; ५, ९, ११; ६, २, २; ३, ८, २,
 १; १२, ४, २, ८; ३, ४; ८, १, १;
 ३; १८; ९, ३, ११; १२; १४;
 १५; १३, ८, ३, ६; १७, १, २,
 १२; २, २, १; ४, २; ४, २, २७;
 ५, १, ७; ७, ३; ६, ७, ९; १, ५; ७,
 १, ५; ६; ८, ११, १; १५, १२; ९, १,
 १२-१७; ३, ४; ५; ६; ७; ८; का.
 १, २, ३, २; २२; ३, १, ४; ८; १२;
 २४; २८; ३, ३, ९; १०; २०; ४,
 १, १; ३, ७; ६, १, २२; ३०; ३, १०;
 २, १, १, १४; २, ४, ८; १६; तै.
 १, ३, २, ७; ६, ५, ४; ८, ६, ५; २,
 १, २, २; ३, ७; ४, ५; ४, ३, २; ७,
 ७, १; १५, १; ८, ७, ६; ३, २, ७,
 १; ८, १०; ३, २, १; ५; ७, १, १; ३,
 १; २; ३; ४; ६, २१; ८, ३, ५;
 ९, २१, २; ३; १०, १०, १; २; ११,
 १, ८; ८, ६; ७; तैआ. २, ६, २;
 १०, १; १९, १; ७, १०, ५; ५,
 ३, २; ३; ८, ११; १२; ७, ३, १,
 सा. २, ५, ३; ४; ६, ८; ९; ३, १,
 ८; ९; २, ३; ३, २; ५; ६; ६,
 ११; ७, ९; ४, १; सं. १, २, २;
 २, २, १२; जै. २५; १४०;

१९१; जैउ. १, १, ४, ७; १४,
 १, २; १८, ४, ५; ३, ३, १, ७; ६,
 ६, ६; ७, ६, ३, २; ८, ३, ३; १०; ५,
 ३; गो. १, २, ३; १५; १८; २२;
 ३, १४; ५, २३; २, २, ६; १२; ३, १;
 अग्नायी (-ग्नि+दीप) तै. ३, ५, १२, १.
 अ(मि)ग्नान्विष्णु- -ष्णू ऐ. १, १;
 शां. १६, ८; सा. १२, १, ३, १; -ष्णू
 तै. ३, ३, ७, ६; ११, ३, १; ९, ९;
 -ष्णोः सा. १२, १, ३, १.
 अग्नि-कर्मन्- -र्मं सा. ६, ६, १, ४; ७,
 ३, १, ४; ४, १, ४, २; ८, ३, १, ११; ३,
 ७; ७, ३, १, २; ९, २, ३, ६; १०, १,
 ३, ११; -र्मणः सा. १३, ८, ४, ११.
 अग्नि-कल्प- -ल्पः सा. ६, १, १, १०.
 अग्नि-वा(र्भे)र्भां सा. १७, ९, ४, २१.
 अग्नि-चन्द्र-सूर्य- -र्षोः सं. २.
 अग्नि-चित्(√चि)- -त् शां. १९,
 ७; सा. १०, १, ४, ९; १३; ५, ४;
 -स्तु सा. १०, ५, ३, ११, -तः
 सा. ७, १, १, १; ९, ५, १, ५७; १०,
 ५, ३, ११; १३, ८, १, १७; ४, १०.
 अग्नि-ष्वि(व्य)व्या- -व्या शां.
 १९, ५; ७; सा. ६, ६, १, १; -व्याम्
 शां. १९, ४; सा. ६, ६, १, २; १३;
 -वै सा. ८, २, १, ३.
 अग्नि(ज)जा- -जाः तै. ३, ७,
 १२, ६.
 अग्नि-जा(√जन्+विट्)- -जाः
 तैआ. ७, २, ४; ३, १; ५, २, १०.
 अग्नि-जिह्वा- -ह्वाः ऐआ. ५, १, १; तै.
 २, ८, ६, ५; तैआ. १, ५, १.
 अग्नि-ज्येष्ठ- -ष्टेभ्यः तै. ३, ७, ४, ६,
 अग्नि-ज्योतिस्- -तिः सा. १७, ७,
 १, ४.
 अग्नि-ता सा. २, २, ४, २.
 अग्नि-दग्ध- -दग्धम् दग्ध सा. १, १,
 २, ९; २, २, १, २८; ७, ५, १, १५;
 ५, २, ४, १३; -दग्ध सा. १, ८, ९.
 अग्नि-दग्ध- -दग्धाः तै. ३, १, १, ७.

समासाश्रयः स्वरभेदः । प्रथमे तुस, उत्तरे च सस. इत्युक्तम् ।

अग्नि-दत्त- -त्तः जैः ४, ९, २, १;
 -त्ताय जैः ४, ९, २, १.
 अग्नि-दूत- -तः तैः ६, ५, १;
 अग्नि-देवत- -तः शः १४, ६, ९, २५.
 अग्नि-देवत्य- -त्यानि ष. ५, ७.
 अग्नि-नक्षत्र- -त्रम् शः २, १, २, १.
 अग्नि-नाम्न- -मानि शः ५, ३, ५, ८.
 अग्नि-नेत्र- -त्राः शः ५, २, ४, ६.
 -त्रेभ्यः शः ५, २, ४, ५.
 अग्नि-न्य(क्त→)क्ता(-निऽ/अञ्ज्)-
 -क्ताः तैः १, ३, १, ४.
 अग्नि-पद- -दम् गो. १, २, २१.
 अग्नि-पावमानी तां ६, १०, २.
 अग्नि-पुच्छ- -च्छम् ऐआ. ५, १, २.
 अग्नि-पु(र→)रा- -रा शः ६, ३, ३,
 २५, -राम् शः ६, ३, ३, २५.
 अग्नि-प्रस्कन्दिन्- -न्दिनाम् गो. १,
 २, ४.
 अग्नि-प्रायश्चित्ति- -त्तिः शः ६, ६, ४,
 १४; -त्तिम् शः ६, ६, ४, ११.
 अग्नि-प्रि(य→)या- -म् जै. १५१.
 अग्नि-भू- -भुवः वं. २; -भूः वं. २.
 अग्नि-भूत- -तम् गो. १, २, १९.
 अग्नि-मृत्- -मते शः १, ६, १, ८;
 १२, ४, ३, ५; -मन्तः शः १, ६,
 १, ८; -मन्ति गो. २, २, ८.
 अग्निमती शः ३, १, ३; ६, ३, ३, २२
 अग्नि-मन्थनी(य→)या- -याः शां.
 ८, १.
 अग्नि-मय- -यः तै. ३, ११, १०, ४;
 -यम् शः १०, ५, ३, ११; -याच्
 शः १०, ५, ३, ११; -येषु शः १०,
 ५, ३, ११.
 अग्निमयी- -मयीः ऐ. २, ११;
 -मय्यः ऐ. २, ११.
 अग्नि-मुख-खा- -खा तै. २, ७, १, १;
 ३, ३, ८, ९; -खाः शः ७, १, २, ४;
 १३, ४, १, १२; ७, १, ३; ८, ४, ६;
 तै. १, ६, ३, ३; ३, ७, १, ८; तां.
 २५, १४, ४; -खान् तै. १, १, ६, १०;

गो. २, १, ४; -खाम् तै. ३, ३, ८, ९.
 अग्नि-मुग्ध- -ग्धः तै. ३, १०, ११, १.
 अग्नि-रूप- -पम् शः ६, ५, १, १;
 ११, २, ७, ३२; -पस्य शः ६, ५, १,
 १; -पाणाम् शः ६, २, १, ३६; ७, ३,
 २, १; -पाणि शः ६, २, १, १;
 ६; ३, १८; १९.
 अग्नि-रूप- -पाः तै. २, ४, १, १०;
 अग्नि-लोक- -कम् शां. २०, १;
 शांआ. ३, ३.
 अग्नि-वृत् (मत्तुप्)- -वृत् तै. ३,
 २, ३, ८; -वृति तै. १, ६, १०, ३;
 २, २, १, ५; ३, २, ७, १; -वृते
 ऐ. ७, ६; -वान् तै. २, २, १, ५;
 २, ५, १, ३, ७, ३, ३.
 अग्नि-वृत् (तुल्यार्थे वृतिः) शः ६,
 ३, १, ३८; २, ९; ३, ३; ४; ४, १, १;
 ४, १४.
 अग्नि-वासस्- -वासाः गो. १, २, ९.
 अग्नि-विध- -धः शः १०, ६, २,
 १०; -धम् शः १०, ६, २, १०.
 अग्नि-वि(ध→)धा- -धया शः
 १३, ८, १, १७.
 अग्नि-विभक्ति- -क्तिः तां. १०, ७,
 ५; -क्तेः तां. १०, ७, १.
 अग्नि-रेतस- -सम् शः ३, २, ४,
 ८; ३, १, ३; २, २; ९, ४, १.
 अग्नि-रेतस- -सम् का. १, २, ४,
 ११; ३, १, ९; -सौ तै. १, २, १, १४.
 अग्निवेद्य- -द्यः शः १४, ५, ५,
 २१; -इयात् शः १४, ५, ५, २०;
 ७, ३, २६.
 अग्नि-सिखा- -खे शः १, ७, ४, २.
 अग्नि-श्री- -श्रियः तै. २, ७, १२, ३.
 अग्नि-ष्टुत् (√स्तु)- -त् शः १३,
 ७, १, ३; जै. १४०; तां. १७, ६,
 ४; ७, ४; २३, ७, ४; ८, १; -तम्
 जै. १४०; -ता जै. १४०;
 तां. १७, ५, ३; ७, ७, ९, १.
 अग्निष्टोम- -ष्टोमः (२) - -मः

ऐ. ३; ३९; ४१; ४३; ४४; ४, १२;
 ८, ४; ऐआ. ५, ३, २; शां. १५, ५;
 १६, ९; १९, ८; २१, ५; २५,
 ९; १४; शांआ. २, १८; शः ३,
 ९, ३, ३२; ४, ४, २, १७; ५, १, ३,
 १; ४, ५, १९; १२, २, २, १२;
 १३, ५, १, २; ४, ९; ६, १, ८; ७,
 १, ३; तै. १, २, ४, ३; ३, ४, १; ४,
 ७, ७, ८, ७, १; १०, १, २, ७, १, १;
 १०, १, ४; ९, ८; १०, ४; तैआ. ५,
 ६; ३; षै. ६३; ९१; १५३; तां. ४,
 ५, १९; २१; ६, ३, १, २; ३; ८, ९;
 ९, १, २४; ४, १५; १०, २, २;
 १६, ७, १; ८, २; ९, ६; १३, ४; १४,
 ८; १५, १०; १७, २, ३, ३, ४; ६,
 १; १०, १; ११, १; १२, १; १३, १;
 १५; १६, १, १, २, १; ३; १; ४, १;
 ८, १; ११, ७; १२, ५, ८; ११; ८,
 ७; ९, ६; ११, ११; २०, १, १; ३;
 २, १; ३; ३, १; ४, १; ५, १; ८, १;
 ९, १; ११, १; २; ६, ८; १३, १;
 १४, १; २१, ४, १; ६, १; ९, १;
 ६; १०, १; ४; १२, १; १४, १; १५,
 १; २२, २, १; ७, १; ५; ८, १; ११,
 ४; १३, १; १४, १; १७, १; १८,
 १; २३, ७, १; ४; ८, १; १९, ११;
 ष. ३, ९; गो. १, ५, १; ७; २३; २,
 ४, १०; -मम् ऐ. ३, ४०; ४१;
 ४९; ६, ८; शः ४, ५, १०, ८; ५,
 १, ३, १; १२, २, १, ८; तै. १, ३,
 २, १; ४, १; ५, ३, १; ८, ७, १;
 १०, ३; २, २, ४, ३; जै. ८; तां. ६,
 १, १; ३, ९; ८, ८, १; १८, ८, १;
 २०, ११, ६; ७; ष. ४, २; सा. १,
 ४, २; गो. १, ३, १; ४, ८, २;
 १०; ५, १४; -स्य ऐ. ३,
 शां. १५, ५; शः १०, १, १, १;
 तै. १, २, २, १; जै. १, २, १, १;
 २, १, २, १; ३, १, १, १;
 गो. १, १, १, १; १, १, १, १;
 १, १, १, १; १, १, १, १;

१०; -मा: शां. २४, ९; श. १२, २, १, ६; ७, २, ५; ७, १२; तै. १, २, २, १; गो. १, ४, २०; ५, १; २३; तां. ४, ५, २०; २२, १५, १; २५, १, १; १०; २, १; १५, १; जै. १३०; -मा इ इति तां ४, ५, १७; -माव ऐ. ४, १२; जै. ६३; तां. ९, ७, ११; गो. १, ५, ७; -मान् शां. २४, ९; श. १२, २, १, ७, ३; ५, १२; १३; गो. १, ५, ६; -मै ऐ. ४, ३०; ६, १५; शां. २५, १२; श. ४, २, ५, १४; ६, ३, ३; ५, १, ३, १; १०, १, २, ६; ९; १३, ५, १, ४; तैआ. ५, ६, ३; तां. १६, ८, २; ४; ११, १; ष. ४, २; गो. २, ६, ६; -मेन शा. १०, १, २, ६; ९; ११, ५, ५, ५; तै. १, ८, ७, २; २, ७, १४, १; ३, १२, ५, ६; तां. ९, २, ९; १०, ५, १७; १८, ८, ६; २०, १, ३; ३, २; २२, १४, ५; गो. १, ३, १७; ४, ७; ८, ५, ८; -मै: तां. १७, १४, २; -मौ ऐ. ४, १५; २३; शां. २१, ५; तै. १, २, २, २; तां. ४, ५, १९; १०, ४, २; ५; २४, १५, १.
 अग्निष्टोम-ता जै. ८८.
 अग्निष्टोम-मुख-ख: तां. २४, १५, १; -खानि तां. २२, ९, १; २४, ११, १.
 अग्निष्टोम-वाजिन्-जिनम् तां १७, १४, १; -जी तां. ८, ६, १३.
 अग्निष्टोम-सव्-सव् शा. ४, २, ४, ७; १२.
 अग्निष्टोम-सुध-धम् शा. ४, २, ४, १२; -धेन शा. ४, ३, ४, १२.
 अग्निष्टोम-सम्पद्-दम् जै. ८८.
 अग्निष्टोम-संमित-त: तै. १, २, २, १.
 अग्निष्टोम-साध्य-ध्य: ष. ४, ३.
 अग्निष्टोम-साम् (सामिन्+अच्)-मम् तै. १, ८, २, ७; -माव् शा. २, ५, ४, १०.

अग्निष्टोम-सामिन्-म ऐ. ४, १९; शां. २७, २; श. १३, ५, १, १; २; ३, १०; तां. ४, २, १९; ५, ३, १; ६; ७; ८; ९, ३, १०; ११; ५, ९; ६, ११; १५, १२, १; १६, १३, १; १७, १, १०; ५, ७; ६, १; २; ७, १; १८, ५, २२; ६, १६; ११, १३; जै. १२९; १३७; १४०; १६८; -मानि जै. १६८; तां. २०, १६, २; -म: शां. २७, १; -म्रातां १०, ५, १७
 अग्नि-ष्ट, ष्टा (√स्था)-ष्ट: श १३, ४, ४, ५; ६; -ष्टम् शा. ३, ७, २, ४; १३, ४, ४, ७; तै. ३, ८, २०, १; -ष्टा शा. ३, ७, १, १३; १६; -ष्टाव् शा. ३, ७, २, ५; -ष्टाम् शा. ३, ७, १, १३; १६; -ष्टे शा. ३, ९, १, २२; तै. ३, ८, २३, १; ९, १, २.
 अग्निष्वात् (अग्नि/स्वद्)-त्ता: शा. २, ६, १, ७; का. १, ६, १, ६; तै. १, ६, ८, ३; ९, ६; २, ६, १६, १; २; -त्तान् शां. ५, ६; श. २, ६, १, २२; २९; का. १, ६, १, १५; १९; तै. १, ६, ९, ६; २, ६, १६, १; गो. २, १, २४; -त्तानाम् शा. ५, ५, ४, २८; तै. ३, ६, ११, २; -त्तम्य: शा. २, ६, १, ६; २९; का. १, ६, १, ५; १९; तै. १, ६, ८, ३.
 अग्नि-संकाश-शम् शा. २, २, ४, १५; का. १, १, १, ३; २, ४, ११.
 अग्नि-संमार्जन-नानि तै. ३, ३, २, ५.
 अग्नि-सव्-व: शा. ९, ३, ४, ९; १०; १, ५, ३; -वेन शा. ९, ३, ४, ७; ९.
 अग्नि-स्तोत्र-त्रम् तां. १७, ५, १.
 अग्नि-स्तोम-म: ऐ. ३, ४३; -मम् ऐ. ३, ४३.
 अग्नि-होव्-वृभ्य: तै. ३, ७, १०, ४.
 अग्नि-होव्-त्रम् ऐ. २, ३४; ३, ४०; ५, २६; १७; २८; २९; ३०; ३१; ७, २; ५; ६; १०; ऐआ. २, ३, ३; शां. २, ३; ८; ६;

३, ९; ४, १४; ७, ३; १८, १४; शां. ४, ५; १०, १; ८; शा. १, ७, १, १०; २, २, ४, ८; १८; ३, १, १; २; २, १५; १८; ४, ३, १४; ६, २, १९; ३, २, २, ७; ९, ५, १, ६; ७; १०, १, ५, १; ४, ३, ४; ११, १, ७, ३; २, ५, २; ५; ३, १, २; ४; ८; २, १; ५, ३, १; ४; ११; १२; ६, १, १३; २, १; ४; ५; ९; १०; ८, १, ३; १२, ३, ५, २; ३; ४, १, १; २; ६; २, १; २; ३; ४; ६; ७; ९; १०; ३, २; ७; ५, १, १; ४; १३; १४, २, २, ४; ३, १, २९; २, २६; का. १, ३, १, १; ३; ४; ६; ७; १३; १४; २४; २६; २७; २, १२; ४, १, ६; १४; २, १; ५, १, ३८; २, १६; ६, २, ८; तै. १, ४, ३, ३; ४; ४, १; २; ४; ५; २, १, २, ८; ९; ११; ३, २; ८; ४, ६; ९; ५, १; ३; ४; ७; ६, ३; ५; ८, ३; ९, १; ३; १०, १; २; ३; ११, १; २, १, १; ६; ४, २; ११, ६; ३, ७, १; ३, २, ३, १०; ७, ३, १; २; ३; ४; ६; ९, २, ३, २; तैआ. ७, ८, १; ९, १; १०, ६, २, १; ६, ३, १; ६, ४, १; जै. ४; ६; ७; १२०; तां. ८, ६, ५; १७, १४, १; २५, ४, १; २; ष. ४, १; २; गो. १, २, २२; ३, ११; १४; १५; २२; ५, ७; ९; २३; -त्रां ३ तै. १, १, ६, ९; तैआ. ५, ८, १०; -त्रस्य ऐ. ५, २८; शां. ७, ३; श. ११, ३, १, १; ६, २, ४; १२, ४, १, ११; ५, १, ६; तै. २, १, ४, ३; ५, १; ८; ९; ६, ३; ३, ६, १; ८; ९; ६, ३; ३, ६, १; जै. १२१.
 -त्राव् शा. १२, ४, ३, २; ६, १, ४१; गो. १, ५, ७; -त्राय ऐ. ५, ३०; -त्रे ऐ. ७, २; शां. २, २; श. २, ४, ३, १४; ११, ३, २, १; १२, ४, १, ४, २, ५, १४, ७, १, १; का. १, ३, ३, १, १, ५, २, १६;

तै. १, ४, ३, ६; २, १, १, २;
 ५, ११^३; ३, १०, ९, २; तैआ. १,
 २२, ९; २६, १; १०, ६२, १; जै. ६^६;
 ५. ४, २; -त्रेण ऐ. ५, २६^३; शां.
 २, २; ६, १५; शा. १, ६, ३, ३६;
 ९, १, १०; तै. २, ३, ६, १; जै.
 २१२; गो. १, ५, ८.
 अग्निहोत्रत्व- -म् तै. २, १, ६, ३.
 अग्निहोत्र-परीशेष- -म् ऐ. ७, ५.
 अग्निहोत्र-पात्र- -त्राणि जै. ३.
 अग्निहोत्र-प्रायण- -णाः तै. २, १,
 ५, १.
 अग्निहोत्र-वेला- -याम् जै. ४,
 ५, १, ३.
 अग्निहोत्र-स्थाली शा. १२, ४,
 १, ११^३.
 अग्निहोत्र-हृवणी- -णी तैआ. १०,
 १९, १; -णीम् शा. १, १, १, २२;
 २, १; १२, ५, २, ७; का. २, १, २,
 १; ३; -ण्या शा. १४, ३, १, २९.
 अग्निहोत्र-हृत्- -त् शा. १०, १,
 ५, ४.
 अग्निहोत्राहुति-(-त्रऽआ)- -ती
 शा. १०, १, ५, १, २^३.
 अग्निहोत्रिन्-(-त्र + इनि)- -णः
 तै. २, १, ५, १०.
 अग्निहोत्री-(-त्री)- -त्री ऐ. ५,
 २७^३; ७, ३^३; शा. ११, ३, १, १, ५;
 २, १^३; ५, ३, २; ५; १२, ४, १, ९;
 ११^३; १२; २, १; तै. १, ४, ३, १^३;
 २; २, १, ८, ३; -त्रीम् शां. ४,
 १४; शा. ११, ६, २, ४.
 अग्निहोत्री-वत्स- -त्सः शा. १२,
 ४, १, ११.
 अग्निहोत्रोच्छिष्ट-(-त्रऽउ)- -म्
 शा. २, ३, १, ३९^३; का. १, ३,
 १, २८^३.
 अग्नीध्र-(-मि + √इन्)- -त् ऐ.
 ५, २५; शां. ३०, १; शा. १, २, ४,
 १३; १८^३; ४, ४, १३; ५, २, ९^३; ८, १

४१; ३, १९; २०^३; ९, २, १; १७; २,
 ४, ४, २५; ६, १, १८; २४; ३३; ४६;
 ३, ४, ३, २२^३; ५, १, ३१; ४, २, १,
 ३३^३; ५, ११; ३, ३, १९; ४,
 २, १५; १८; ९, १, २, ४; का.
 १, ३, ४, १४; ६, १, १२; १५;
 २२; २८; ३०; २, १, १, ११; २,
 २, ८; १०^३; तै. १, ८, २, ५; ३,
 ३, ८, १; ८; तैआ. ३, २, १; ३, १;
 ५, १; १०, ६४, १; तां २५, १८, ४;
 गो. २, २, १६; ३, १८; ४, ५; -०त्
 शा. ३, ४, ३, २२; ४, २, ५, ११; ३, ३,
 १९; ४, २, १५; १७; १८; ९, २, ३,
 १; का. १, ५, १, ३६; ६, १, २९;
 तैआ. ४, ४, १; -०त् शां. २८, ५;
 शा. २, ५, २, १९; ६, १, ४७; का.
 १, ५, १, १७; ३७^३; ६, १, ३०; तै. ३,
 ३, ७, ३; ८, ११; गो. २, २, ९; १६;
 -घः तै. ३, ३, ८, ८; तां. १८, ९,
 १८; २०, १५, १४; -घम् शां.
 १०, ३; शा. १, ५, १, २१; २, ८;
 -धे शा. १, ८, १, ४१; २, १, ४, ३;
 ६, १, ३३; ३, ४, ३, २२; ६, १, २९;
 ४, ३, ४, २०^३; २४; ४, २, १६; ५,
 ४, ५, २२; ५, १, ८^३; ५, १८; ११, ४,
 १, ११; का. १, १, ४, २; ६, १, २२;
 तै. १, १, ६, ९; ८, २, ५; ३, ३, ८,
 ८; ७, २, ६; गो. २, ३, १८.
 अ(ग्नि-→)ग्नीवृक्ष- -णाभ्याम् शा.
 ४, ४, ५, १७; -णौ शां. १८, १०;
 शा. ४, ४, ५, १७; १९.
 अग्नीषो(←ग्निऽसो-)म- -मयोः
 शां. १०, ३^३; १९, ५; शा. १, २, २,
 ४; ६, ३, २३^३; २७^३; ३०; ८, ३,
 १; २; १२, १, ३, ७; का. २, २, १,
 ४; तै. १, ३, १, १; ३, ५, ७, ६; गो.
 १, ४, ८; -मा तै. २, ८, ७, ९;
 -०मा ऐ. २, १०; तै. २, ८, ७, ९;
 १०^३; ३, ५, ७, २; -माभ्याम् ऐ.
 १, ३०; २, ३, १, १९;

३, ७, ४, ३; ५; ८, २, २६; २७; ३,
 २९; १२, १, २, १; ८, ३, १९; तै.
 १, ६, १, ६; ३, २, ५, ४; ८, ३; तां.
 १, ८, ६; सा. १, २, ५; गो. १,
 ४, ७. -मौ ऐ. १, ८; शां. ३, ६^३;
 ५, २; ९, ५; १०, ३; १५, २; शा.
 १, ६, ३, ८; १३; १८; ८, ३, १; २; ३,
 ३, ४, २१; ४, ४, ९; ६, ३, १९;
 ११, १, ६, १९; १२, १, ३, ७^३; तै.
 १, ३, १, १^३; ५, ९, ७; ३, ५, ३,
 २; ५, १; १०, ३; गो. १, ४, ८^३; २,
 १, २०^३; -०मौ तै. २, ८, ७, १०; ३,
 ५, ७, ३; -०मौ ऐ. २, ९; शा. १,
 ६, ३, १३; १८.
 अग्नीषोमीय-(-म+इ)- -यः ऐ.
 २, ३^३; शां. ४, ४; १८, ११; १९, ५;
 शा. १, ६, ३, १४; ३, ९, २, १३; ५,
 २, ३, ७; ५, १०; ११, २, ६, ६; १०^३;
 ४, १, १०^३; तै. २, ७, ३, १; तां. २१,
 १४, ११; गो. १, ३, १०^३; -यम् ऐ.
 २, ३; शां. ४, ४; १०, ३; शा. १, ६, ३,
 १४; ८, ३, २; २, ४, ४, ११; ५, २, ३,
 ७; ५, ९; ३, ३, २; ९, ५, १, २३; ११,
 १, ३, २; का. १, ३, ४, ७; तै. १,
 ६, १, ६^३; ७, २, ३; -यस्य ऐ. २, ३^३;
 शां. १०, ५; १९, ५; शा. ३, ८, ५,
 ११^३; ९, ४, ३, १०; तै. १, ७, ४, ४;
 तां. १८, ३, २; -याः शा. १३, ६,
 १, ४^३; -याणाम् शा. १३, ६, १, ४;
 ४, ४, ३; -यात् शा. १३, ४, ४, ११;
 -ये शां. १५, २; -येण स. २, ४,
 ४, ७; ११; १५; १६; ३, ३, ४,
 २१; ५, ३, ३, १०; १२, १, ३, ७;
 का. १, ३, ४, ५; ७; ९.
 अग्न्यगार-(-मिऽअ)- -म् शा. ३, ३,
 ४, १, ८.
 अग्न्यभाज-(-मिऽअ)- -ये
 ३, ३;
 अग्न्यर्क-(-मिऽअ)- -ये

+ 'अग्नीषोमीयाः' इति मुषा. चिन्त्यः

अग्न्यादि(-मिऽअ)- -म् जैः.
३, ६, १, ७.

अग्न्यादि(-मिऽअ)- -भिः शा. १४,
५, ३, १०.

अग्न्यादि(-मिऽअ/दह)- -ग्धम्
ऽह्व का. १, २, ३, २३.

अग्न्यादि(-मिऽआ)- -दिः सा. १,
३, ८, ४, १.

अग्न्याधेय(-मिऽआ)- -यम् शा.
२, १, ४, १; २, २, ९; १०, १, ५, १;
का. १, १, ४, १; २, २, ६; सा. १,
३, ३; गो. १, ५, ७; २३; -यस्य
का. १, २, २, ६; -यात् गो. १, ५,
७; -ये शां. १८, १४; -येन शां.
६, १५.

अग्न्याधेय-रूप- -म् शा. ११,
१, १, ७.

अग्न्याधेय-शर्करा- -राः शा. १३,
८, ४, ११.

अग्न्याधेय-हविस्- -वी० पि शा.
१०, १, ५, १.

अग्न्यायतन(-मिऽआ)- -नानि गो.
१, ३, १३.

अग्न्याहुति(-मिऽआ)- -तिः ऐ.
२, १४.

अग्न्युक्थ(-मिऽउ)- -म् शां.
१९, ४.

अग्न्युपस्थान(-मिऽउ)- -म् शा.
२, ३, ४, ३८; ४, १, २; का. १, ४,
१, २७; २, १.

अग्र- -अः ऐआ. ३, १, ३; -अस्य ऐ.
३, १, ३; ऐआ. १, ३, ३; ६; ४,
१; शां. १६, ७; शा. ३, ८, २,
१३; ५, १, २, १८; ६, १, १, ११; ३,
३, ६; ७, ३, २, ३; ४, १, ६; ५,
२, ३, ६; ९, २, १, १२; १०, १, १,
१; ४; ११, ७, ३, ३; १३, २, ९,
७; ५, २, ५; १४, ७, ३; ३; तै.
१, २, १, २३; ३, २, २; ३; २, ४,
७, ६; ५, १, १; ८, १०; ३, १, ५,
८; ३, २, १, ९, ७, ४; जै. १४५;

तां. २, १, ३; ३, ३; ३, ४, २;
५, २; ६, २; १३, २; ६, ९, ११;
१२; १२, ११, ४; १४, १, १२;
१७, २, ४; ४, २; १९, १२, ८;
२१, ११, ३; २३, १९, ९; सा.
३, ३, २; जैः १, १५, १, २; ३, २;
-अस्यऽह्व शा. २, ४, २, १७; का.
१, ३, ३, १४; ६, १, ११; -यात् तै.
३, ३, १, ४; तां. २, १, ३; १७, ४,
२; २१, ११, ३; २३, १९, ९; -प्राणि
शा. १, ३, ३, ४; -प्राभ्याम् शा. ७,
१, १, २९; ३१; -प्राय तै. ३, १,
५, ८; तां. ७, २, १; -अरे ऐ. १, ७;
१६; १९; २५; २, ३, ३; ३९; ३,
२३; ४, २५; ५, २३; ३४; ६,
३१; ८, ६; ऐआ. २, ४, १; ५,
१; ३, १, १; शां. ८, ९; १४, ५;
१५, ४; १६, २; २३, २; २७, ७;
शांआ. ३, ५; ७, २; ११; शा.
१, १, ३, ७; २, ४; ३, १; ६;
५, २, ४; ३, १, २, ०; ४, २, ५; २, १,
२, ४; ४, २, ५; २, ६; २, ४, १; २; ३, १,
१; २, २; ४, ४; १, ६; ४, १, ३; ७; १३;
४, १; २, ५, १, १; ३, २, १; ६, १,
१४; ३, १, २, ४; ५; ६; १३; २०;
३, ९; १४; ४, ६; १२; १, ९; १५;
१९; ४, १, १९; २, १५; ३, १२; ५,
१, १३; २, ४; ४, ६; ७; ७, २, ५; ६; ३,
३; ४, २; ८, १, ५; २, ७; १७;
२४; २५; ३, ८; ११; १५; १६;
२८; ४, १८; ९, ४, १२; २०; २२;
४, २, २, ६; ८; ५, ९; ३, २, ७;
५, १, ३; ४, १, ३; ४; ५; ९, ६, ७,
१३; ५, १, ४, ५; ७; ८; ९; १३;
५, २, ७; ५, ५, ९; ६, १, १, १; ३,
१; ५, १, ३; ५; ६; ४, ४; ५; ६, १,
१७; ७, ३, १०; ८, १, ८; २, १;
७, १, १, २१; २, ७; ३, ०; ३, ३; २,
२, ३; २, १, १७; २, ६; १२; ३,
५; ४, १, २; १९; ५, २, ६; ३, ६;
८, २, ४, १८; ४, १, ४; ६, १, २, ३;

३, १७; ७, २, १३; ३, ५; ४,
१०; ९, १, २, २१; २५; २८; २९;
२, १, १३; ४, ४, ९; ५, १, ११; १०,
१, ४, १; २, २, ३; ३, १८; ४,
८; ५, २, १; ६, ५, १; ११, १, २,
१२; २, १, १; ३, १; ६; ४, १, ६; १३;
१४; ५, ८, १; ८, ३, १; १२, ४, १,
५; ६, १, ४; ७, ३, ६; १३, ५, २, ५;
२३; १४, १, २, ११; २, २, ४, ४, ४,
२, १; ३, ३; का. १, १, २, २; २,
३, ९; ४, २; ३, १, १; १४; ४, १,
३; १, ३; २, २; ३; ५; ७; ३, ३; ४;
५; ५, १, १; ६, १, ९; ११;
२, ७; ३, ५; २, १, १५; २, ०; ३,
२१; ४, ६; तै. १, १, ३, ५;
४, ४; ५; ७; ५, ७; ३, ५, ३; ४,
१, ३; ५, ६; १, २; ३; ६, २, ६; ९, ५;
८, ७, १; २, ३, ९, १; ४, १, १०; ३,
३; ५, ७; ७, ३; १०; ८, १; ६, ४, ३; ७,
१३, २; १५, ६; १८, ३; ८, १, ४; ९,
४; ३, २, २, ७; ५; ३; ७, ३; ९, ६;
३, १, १; ५; ६, १; १०; ६, ३, २; ७,
९, ७; १२, १, १; ३, १; तैआ. १,
१२, १; २, ३, १; ३, १, ९; ११; १२;
१३, १; २; ४, २, ३; ५, २, ८;
९, १; ६, १०, २; ८, ७, १; १०,
६, ३, १; तां ६, ५, १९; ७, १, ७;
२, २; ३, १, २; ८, ८, ५; ९, ४, १६;
९, १, २; ११, १, ६; १२, १, १, ३;
२२, ९, ४; जै. ८; ११; २५; ३८;
४८; ५८; ८८; १०२; १४४; १६०;
१६२; १७४; १८५; २१२; ष. १,
१; सा. १, १, १, २, ८, ५; जैः १,
६, १, १; ७, १, १; ८, १, १; ९, १, १;
१०, १, १; १५, १, १; १७, १, १; १८,
१, १; ५; १०, २, २, १, १; २, २; ३,
२, ३, ९; ४, १, १, १; गो. २, २, १;
६; ३, ९; १८; २०; २३; ६, ९; -अण
ऐआ. ५, १, २; शां. २७, ६; शा.
३, १, ३, ७; २८; ३, २, ५; ४, २, १; ५,
१, २, ६; १, ६, ६, २, २, ०; ५, १०;

९,३,१७; छ, ३, ४, १४; ४, ५, ९; ५, ७, ४; ६, ९, २३; ५, ३, ५, ३; १०; ४, ३, ६; १३; २७; ४, २; ७, ३, २, २; १३, ५, २, १६; ८, २, ६; १४, १, ३, १; ८; ३, १, १; १३; का. १, १, २, २; तै. २, ६, १०, ६; ३, ६, १३, १; गो. २, १, ४; ३, १७; -अप्रु श. ६, ५, २, १६; -अप्रैः श. ७, ३, २, ३; ९, २, २, १२; का. २, २, ४, ५; तै. ३, ३, १, ४.

अप्र-णी(√नी)-णीः शां. १७, ७; गो. २, ५, ४.

अप्र-नुः तैआ. ३, १२, ३; सा. १, ५, १५.

अप्र-दिधिषु-षुः तै. ३, २, ८, १२; -चौ तै. ३, २, ८, १२.

अप्र-पिण्ड-म्र तैआ. १, ३, १, ६.

अप्र-पेय-ये ऐ. २, २५.

अप्र-प्रशीर्ण-र्णः श. ११, १, ८, ६.

अप्र-भूँज-कृ तैआ. १०, १, १, २.

अप्रिय, या(प्र+घ)-यः ऐ. १, २१; ३, १३; २७; शां. ८, ६; तै. १, ८, ८, २; तां. छ, २, १७; ६, ९, १०; ११; ११, ६, १; २; १६, ११, २; १८, ८, १०; -यम् तै. २, ५, १, १; ३, ५, १२, १; -या ऐ. ३, १३; -याऽइव श. ११, ५, १, ७; -याः तां. २, ३, ४.

अप्रे-गा-गाः शां. १४, ४; तै. २, ४, ७, ६.

अप्रे-गु(√गम्)-गुवः श. १, १, ३, ७; -०गुवः श. १, १, ३, ७; का. २, १, ३, ५; तै. ३, २, ५, ३; ३, ६, १.

अप्रे-णी-णीः श. ३, ७, १, ९.

अप्रे-पू(√पू)-पुवः श. १, १, ३, ७; -०पुवः श. १, १, ३, ७; का. २, १, ३, ५; तै. ३, २, ५, ३; ३, ६, १.

अप्रे-व(त्→)-ती श. ३, ८, १, १२.

अप्र्य, प्र्या(प्र+यत्)-प्र्यः जै. १४३; -प्र्यम् श. १४, ७, २, २१; -प्र्यम्ऽइव श. २, ४, ३, १३; -प्र्या जै. १४५; -प्र्याः जै. १४५.

अ-ग्रहण(†?अग्रण)-म्र तैआ. १, ४, १.

अग्रि-ग्रिः श. २, २, ४, २; ६, १, १, ११; का. १, २, ४, २.

अग्रि-त्व-म्र का. १, २, ४, २.

अ-ग्रीव-वः तैआ. १, ११, ५, ६.

अग्रु-ग्रुवः तै. १, २, १, १९; जै. १६४.

अग्र-वम् श. १३, ८, १, २; ४; ८; १०; ११; १५; १८; ३, १०; ११; १३; ४, १, २; ४; तैआ. ६, १०, १; ११, १; २; मं. १, १, १०; १४; ५, १०; ११; १३; गो. १, २, ७; २, ३, १४; -वस्य श. १३, ८, ४, १; २; तैआ. छ, ३, ८, १; -घा तै. २, ६, १०, २; ३, ६, १३, १; तैआ. १, १३, १; २; ६, ९, २; १०, २; -वानि तैआ. ६, १, २.

अव-मर्षण-णः तैआ. १०, १, १३; १४; १५.

अव-ल, ला-लस्य शां. २, २; -लाः जै. १५०; -लायै श. १२, ७, ३, २०.

अव-सोस, सा-सः श. १, ५, ४, ७; २, ३, ४, ३७; का. १, ४, १, २६; तै. २, ८, ८, १२; ३, २, १, ५; -सम् तै. ३, १, १, ४; -सा तै. ३, १, २, ७.

अघायत्(-घस्यत्)-त्तः श. २, ३, ४, ३१; का. १, ४, १, २२; तैआ. ६, २, १.

अघायु(-घस्यु)-यवः श. ३, ३, ४, १४; तैआ. ६, ९, १; -युः तै. २, ४, २, १; -युभ्यः जैउ. छ, ४, १, २; -यूनाम् तां. १, ३, ३; -योः गो. २, ४, १६.

अ-घात(√हन्)-ताय तै. १, ६, २, ३; ३, ८, ९, ४.

अ-(घा?)वातुक-काः तैआ. १, २६, ७; -कानि तैआ. १, २६, ७.

अ-घुष्ट-ष्टः शां. ८, ७.

अ-घृणि-णिः तै. २, ४, १, ६; तैआ. ६, १, १.

अ-घोर-रम् गो. १, २, १८; २०; -रभ्यः तैआ. १०, ४५, १.

अघोर-वक्षुस्-क्षुः मं. १, २, १७.

अ-घ्रि(घ→)घा-याः तै. २, ६, ६, २.

अ-घ्रिय, या-याः तैआ. ६, ६, १; -०याः तै. ३, २, १, ४; ७, १०, १०; तैआ. ६, ६, २; -याम् तै. ३, ७, ४, १३; -यानाम् तै. ३, १, १, ३; -यासु तै. १, ४, ३, ३; ३, ७, ४, २.

अ-घ्न्य, घ्न्या-घ्न्याः ऐआ. १, ३, ५; श. ३, ८, ५, १०; ७, २, २, २१; १२, ९, २, ४; -०घ्न्याः श. १, ७, १, ६; ७, २, २, २१; -घ्न्यानाम् ऐआ. १, ३, ५, ५, १, ६; -घ्न्यायाम् ऐ. ५, २७; ७, ३; -०घ्न्ये श. छ, ५, ८, १०; तां. २०, १५, १५.

अं(अं)घ्रा-घ्राम् तैआ. १, १, ३, २१, २.

अङ्क-म् ऐ. ७, १७; ऐआ. ५, ३, ३.

-ङ्क? तां. १, ७, ५; -ङ्के श. १४, ९, ४, २३; -ङ्कौ तै. १, ३, ५, ४; २, ७, ८, १; १६, १.

अङ्कङ्क(-ङ्कअ)-म् श. ८, ५, २, ६.

अङ्कति-तेः आ. १, ४८८.

अङ्कस्-ङ्कसि श. ५, १, ५, १९.

अङ्कस्-म् श. ५, १, ५, २०.

अङ्कपु-म् श. ८, ५, २, ४.

अङ्कु(ङ्कु)ली तां. ७, ९, ११.

अङ्कुश-शः ऐ. ५, ११; गो. २, ६, ११; -शौ भा. १, ३२८; जैआ. १, ३२८.

† कोष्ठान्तर्गतोऽत्र पाठः मैसूरसंस्करणियः तदनुसारं भा०-सम्मतश्च ब्र० । छन्दोदृष्टत्वाद्दप्रसिद्धत्वाद् द्वैयस्तु प्रतीयते । † 'अङ्कान्यङ्क' इति पाठ आकारान्तं द्विवचनान्तं पृथक्पदं समासपूर्वावयवमात्रं वेति संदिग्धम् । समाखान्तर-साम्येन प्रथमः कल्पः स्यात् । तु० तै. -ङ्कौ; माश्रौ. (७, १, २) माय. (१, १३, ४) -ङ्क । ‡ स्वराङ्कितः ।

†अङ्गयत्(√अङ्ग)- यत् ऽइव च.
१,७,२,१७.

१अङ्ग (अव्य.) ऐ. ५,१८; शां. २५,
२; २६,११; शांआ. १,२; वा. ३,
९, ४, २४; ५, ५, ४, २४; ६, ४, ४,
३; १०, २, २, ४; १२, ७, ३, १३;
तै. १, ८, ५, ५; २, ४, ८, ३; ५, ५, ७;
६, १, ३; ८, ९, ६; तां. ८, १, ३; ५;
१२, ११, २; जै. ५३; २०८.

२अङ्ग-ङ्गम् ऐ. ६, ३१; ऐआ. २,
५, १; शांआ. ५, ५^{१०}; वा. ८, १, ४,
१^३; ७, २, १४^३; १५, ३, ६^३; ११, १,
६, ३५; २, २, १३^३; का. २, १, ४,
१; गो. २, ३, १३^३; १४^३; १५^३;
६, ६; -ङ्गा गो. २, १, २; -ङ्गात्
वा. १४, ४, १, २१; तां. १७, ५, ४;
-ङ्गात्-ङ्गात् शां. २२, ६; २३, ४^३;
शांआ. ४, ११; वा. ४, ५, २, ६;
१२, ७, १, १; १४, ९, ४, ८; तै. ३,
६, ११, २; ८, १७, ४; मं. १, ५, १६;
१७; -ङ्गानाम् ऐ. ६, ८; ऐआ.
१, ४, १; २, ३, ५; शां. १८, १३;
वा. ४, ५, २, ६; ६, ६, १, १०^३; ८, १,
४, ४^३; ५, ४, १; १४, ४, १, ९; २१^५;
जैव. २, ४, २, ९; गो. २, ५, १४;
-ङ्गानि ऐ. २, ६; १८; ३, २; ३१;
६, ८^३; ऐआ. १, २, २; शां. १०, ४;
१७, ७^३; २९, ८^३; शांआ. ४, ३; ४;
वा. १, ३, २, २; ३; ३, ४, १४^३; ४,
२, २, ५; ५, २, १०; ९, ११; ५, ३, ५,
२५; ६, १, २, १५^३; ३१^३; २, १, २३;
३४; २, ९; ७, २, ६^३; ८, १, ३, १^३;
४, २; ७; ४, ३, १५; १६; ७, २, १५;
३, २१; ९, २, २, ६^३; ५, २, १६^३;
१०, ३, ३, ५; ६, १४; ५, १, २; ६, ४,
१; ११, ५, २, ७; १२, १, ४, ३; २,
३, ६^३; ४, १६; ३, १, ९; ८, १, १७^३;
२२^३; ९, १, ४; ११; १४, ६, ७, ६;
तै. १, १, ६, ४^३; २, ६, ४; २, ३, ६, २;
७, २; ६, ४, ६; ५, ४; ५; ३, ७, ४, ११;

१३, १; ३; ८, १४, ५^३; तैआ. १, ११,
६; ७, ५, १; जै. १४३; १६४; १९०;
२०४; तां. ५, १, ६; ६, ५; १. १, ३;
२, ६; ८^३; ४, ७^३; सा. २, ५, ४; ३, १,
७; ६, ११; १३; जैव. १, १५, ३, ३;
२, ४, २, ९; ३, २, ४, ४; गो. १, १,
४; ३, १६; ४, १८; १९^५; ५, ३; ४; ८;
२, ३, १४^३; ५, ४^३; १४^३; ६, ६; -ङ्गेवा.
८, १, ४, १०; -ङ्गे-ङ्गे-८, ३, ३, ७^३;
६, १, २, ३१; ८, ३, ४, ४; ५; १०, २,
६, १५; तै. ३, ८, १७, ४; जै. ५३^५;
-ङ्गेभ्यः ऐ. ४, २२; २३; ऐआ. २,
५, १; वा. ३, ८, ३, २०; ४, २; ४;
४, ५, २, ६; ९, २, २, ६; १२, ८, ३,
२२; १४, ७, १, ४१; तै. १, ५, ४, २;
गो. १, १, ७; -ङ्गेषु ऐ. ४, २३; वा.
१२, ८, ३, २२^३; मं. २, २, ५; जैव. ४,
७, २, ५; -ङ्गैः ऐ. ३, ३^३; शां. २, ७^३;
वा. ३, ७, ४, ९^३; ५, ३, ५, २५^३; ११,
५, २, ८; ७, २, ६; १२, २, ४, ८; तै.
२, ६, ४, ६; तैआ. १, १, १^३; २१, ३;
३, ४, १; १. २, ८; गो. १, ५, ४.
अङ्ग-कषाय-यः वा. १४, ९, ४, ८.
अङ्ग-लित्-त् वा. ११, ४, ३, २०.
अङ्ग-रस-सः गो. १, १, ७; -सम्
गो. १, १, ७.
अङ्ग-शः(स्) वा. १, ८, ३, १०; ३७;
गो. २, ६, ७.
अङ्ग-समाख्यायम् ऐ. १, २१.
३अङ्ग-ङ्गः ऐ. ८, २२; -ङ्गम् ऐ. ८,
२२; -ङ्गस्य ऐ. ८, २२.
अङ्गार-रः वा. ३, ९, ३, २६; तै. ३, ७,
२, ५; -रम् वा. १, २, १, ५; ८; ९;
१२, ४, ३, ३; का. २, १, ४, ३; ६; ७;
तै. ३, २, ७, १; सा. २, ६, १४; ३,
६, १२; -राः ऐ. ३, ३, ४^३; शांआ.
१०, ८; वा. ४, ५, १, ८; ५, ३, १,
१०; ४, ४, २३; ११, ३, २, १;
१२, ४, २, ३; ४; १४, ९, १, १२-
१६; १७^३; तै. १, १, ५, ९; २, १,

१०, ३^३; जै. ८८; १८९; १. ५,
१०; गो. १, २, १८; -राणाम्
सा. ३, ४, १०; -रात् शां. २, १^३;
२; शांआ. १०, ८; वा. १, २, १,
४; ३, ८, १, ८; ६, ४, ४, ९; १२,
८, १, ६; का. २, १, ४, ३; ११; तै.
२, १, ३, १; जै. ३; तां. ९, ९, ८;
गो. १, ३, १३^३; -रेण तै. ३, २,
८, १०; -रेभ्यः वा. ४, ५, १,
८; तै. २, १, १०, ३; जै. २०७;
-रेषु शां. २, २; वा. ४, ५, २, १७;
१२, ५, १, ७^३; तैआ. १, २, ७, ६;
-रैः वा. १, २, १, १३; ४, ५, २,
१८; गो. २, २, १६.
अङ्गार-मिश्र-श्रात् जै. २०७.
अङ्गारार्चिधूम(र-ऽअर्विर्)-मःशां.
२८, ५.
अङ्गारावक्षयण(र-ऽअव)-म् वा.
१४, ६, ९, १९.
अङ्गिरस्-रः ऐ. ६, ३५; ७, १७;
वा. १, ४, १, २५^३; ३, ५, १, ३२; ६,
४, ४, ४; ७, ३, ६; तै. १, २, १, १०;
३, ५, २, १; ११, ६, ३; जै. १३६;
गो. १, ५, २४; २, ६, १४; -०रा उ
वा. १, ४, १, २५; -रसः ऐ. १,
१६; ३, ४; ४, १७^३; ३२; ५, १४;
२०; ६, ३, ४^३; ३५; ८, १२; १४; १७;
१९; शां. २६, ११; ३०, ६^३; वा. १,
४, १, २५; ३, २, १, १०; १४; ५, १,
१३^३; १४^३; १६^३; १७; १९; ४, १,
५, १^३; ५, १, ८; १२, २, २, ९; ११;
१३, ४, २, ८; तै. १, ३, ६, १; ८, २,
१; २, १, १, १; २, ३, ५; ६; १०, ५;
३, ९, २१, १^३; १०, ३, १; ११, ६, १;
तैआ. ३, ८, १; जै. १३६^३; १३७^३;
१४१; १४७^३; १७७; २०६^३; तां. ८,
९, ५; १२, ६, १२; ११, १०; १४, ५,
२५; १५, ९, ९; १६, १२, १^३; १४, २^३;
२०, ११, ३^३; ४; २४, २, २^३; २५, २,
२; १६, २; ३. १, १, गो. १, १, ८^३; ९;

† शतः स्वरं बुवाणौ MW., BW. चिन्त्यौ।

२९;३९; २,९;२२;३, ४,५,२४^३;
२५^३;२, २,१९;३,१७;४, ९; ६;
१४^३;—रसम् गो. १,१,८;—रसा तां.
२०,११,३;—रसाम् ए. ६,३४;शां.
१८,१०; शा. १,२,१,१३;१३,४,
३,८;का. २,१,४,११; तै. १,१,४,
९;३,२,७,६;१२,९,१; तैआ. ४,
३८,१; तां. १३,९,२४;१६,१४,
१;२४,२,२;२५,२,१; १६,१; जै.
८४; आ. १,४२०; ४२५; ५१२;
५१४; ५२५; ५२८; २, १६, ४;
जैआ. १,५२५; २, ४; गो. १,१,
९; २०; २, २४; ५, २५^३;—रसे
शांआ. २,१७;—रसौ जै. ८४;
१४७;—रसु शां. २८,४;—राः
ऐ. ५,२; शां. २२,५; शांआ. २,
१७; शा. १,४,१, २५; ६,१, २,
२८; ४,४,४; ५,२, ३-६; जैउ.
४,५,१,३; गो. १,१,७; ५, २४;
—रोभिः ऐ. ३, ३७; गो. १, १,
८^३; ५,२४;२५^३;—रोभ्यः ऐ. ६,
७;३५; शा. ३,५,१,१५;जै. १३६;
गो. २,५,१३;६,१४^३.

अङ्गिरसामयन(साम्)अ- -म् ऐ.
४,१७; शा. ४,४,५,२०.

१अङ्गिरस्वत्(स्+मतुप्)- -स्वतः ऐ.
१,२२; तैआ. ४,१०,५;—स्वते
तैआ. ४,९,२;५,७,११;—स्वान्
तैआ. ५,७,११.

२अङ्गिरस्वत्(लुत्यार्थे वतिः) शा. ६,
१,२,२८; ३,१, ३८^३; ३९; ४१;
२,९;३,३; ४;४,१,४,४, १४; ५,
२,३^३;४^३; ५^३;६^३;३, १०^३; २, ३;
४^३;५^३; ६^३;७^३; ८^३; १७^३; ७, १,
१,३०^३; ८,१,४,८; १०,५,१, ३^३;
तै. ३,१०,२,१^३; ११,१,१-२१;
६,२^३;१२,६,१;६; ७, १; ५,८,३;
तैआ. ४,१७,१;१८,१;१९,१.

अङ्गिरस्तम(रस्+तमप्)- -०म शा.
७,३,२,८;तै. ३,७,१,१;१२,१,१.

अङ्गुल-मात्र- -म् ष. ४,४.

अङ्गुलि,ली- -लयः ऐ. १, १९; ऐआ.
१,१,२;४; ३,५;८; शां. २९,१;
शांआ. ८,९; शा. १,१,२,१६;३,
२,३,२३; ८,४,१; ४, ३, ३, ४;
६,२,१, २३; २,४; ७,५,२, ४४;
६२^३; ८, ४,३, १०-१९; ९,१,१,
३९; १०,१,१, ८; २, १, २; ६,
१४; ११,५,२, ३;५; ६; १३, ५,
१, ६; का. २,१,२,१२;—लिभिः
शा. ४,३, ३, ४;—लिभ्यः शा. ७,
५,२,४४;—लिभ्याम् शां. १६,५;
—लीः शांआ. २,५; शा. ३,२,१,
३६; ३७;३,२,१४; ४,३,२-५;९;
६,३,२१; तै. २,६,५,४; जै. १४३;
जैउ. ३,२,४,४;—लीभिः शा. १,८,
३,१८;१०,२,१,२;३;—ली तै. ३,
३,८,३;—ल्यः तां. २३,१४,५;
—ल्या शा. १,२,१,७;३,३,२,१९.

अङ्गुलि-निग्रह- -हाः शांआ. ८,९;
अङ्गुलि-प्रणेजन- -नम् शा. १, २,२,
१८; ३,३; का. २,२,१,१५; १७;
अ(आ?)ङ्गुल्य- -ल्यानि गो. १,
३,१८.

अङ्गुल्यग्र(लिङ्ग्र)- -ग्रेभ्यः शा.
८,१,३, ८^३;९^३.

अङ्गुष्ठ- -ष्ठः शांआ. २,५^३;शा. ११,५,२,
१;—ष्ठम् तैआ. १०,३८,१;—ष्ठाः शा.
१०,१,१,८;—ष्ठाम्याम् शा. १,३,
२,७; तै. १,६,१,३;—ष्ठौ जै. २१०.

अङ्गुष्ठ-मात्र- -त्रः तैआ. १०,३८,१.

अङ्गारि- -रिः तैआ. १, ९, ३; तां.
१,४,७;—रि शा. ३,३,३,११.

अङ्गुणि- -णये तैआ. ४,१६,१.

अङ्गि- -णा शा. १,४,५,२.

अच,अचते शा. ३,४,३,३;५;९.

अ-चक्षुक्(क्षुस्)अ- -म् शा. १४,६,
८, ८.

अ-चयन- -स्य शा. ९,५,२,११.

अ-चरण- -णेन शा. २,६, १, ३; का.
१,६,१,२.

अ-चर(त्→)न्ती तै. २, ८,४,८.

अ-चरम- -माः ऐ. ७,९; तै. २,८,५,७.

अ-चरित-वत्- -वान् गो. १,२,६.

अ-चरितिन(त+इनि)- -नः गो. १,
१,१३.

अ-चर्य- -र्यौ जै. १^३.

अ-चल- -लानि ष. ५,११.

अ-चाण्डाल- -लः शा. १४,७,१,२२.

अ-चा(रिन्→) रिणि शां. २,१.

अ-चित- -तः शा. ७,२,१,१५; ३,१,
१;८,७,२,१०^३;—तम् तै. ३,११,
६,१;—तस्य शा. ८, ७, २, १०;
—ते शा. ७,३,१,२;३.

अ-चिति- -स्या तै. ३, १०,४,२.

अ-चित्त!- -त्तान् तैआ. ४,५,५.

अ-चि(चि→)चीर- -म् तैआ. ७,४,२;
चीरम् द्र.

अ(अ-)चिष्ट- -म् तै. ३,६,२,२.

अ-चित्त!चेतस्- -ताः तैआ. १,११,६.

अ-चोदस्- -दसः सा. २,३,९.

अच्छ ऐ. १,२१; ३,२५; ५, ८; शां.
२३,३; शा. ३,२,४,१०^३;५,१,
१६;१३,५,१,११; तै. २,४,३,१२;
७,१३,१; ३,१, १,९; २, २,२;
तां. ११,१०,४; जै. १६२^३;

अच्छ/इ, अच्छैति शा. ७,१,१, २४;
तै. ३,२,२, १;३;४,२०; तैआ. ५,
२,६^३; अच्छयन्ति शा. ६,३,३,१;
अच्छेमः शा. ३,२,४,१२;६,३,३,
३^३; अच्छेहि शा. ३,२,४,१३;१७;
२०; अच्छेत्वाच्छि शा. १२,६,१,५.

अच्छ/चर्, अच्छाचरन् ऐ. ३,
२५.

† अयन-पदेन सम्मिल्यकार्यवाचकमपि भवति। तद् अङ्गिरसामयन-पदे द्र०। ‡ पृथक् सदपि एतत् पदं सम्मिल्य-
कार्यतां गतम्। § नञ्ग्रहितमाह भा०। शं. (तैउ.) तुभयथा वचनाद् विकल्पप्रस्तः। उभयत्रापि लोके निमग्नोपेक्षः।
तद्विस्तरः पारि०द्र०। ¶ एकंपदं वा पदद्वयं वेति सन्देहः। ऐकस्वर्यमैकपदस्य लक्षणं ल्यबन्धवस्तु छान्दस्य ल्यकपदमादृतम्।

अच्छ/नी, अच्छ...नयति तै. २, ८, ५, ८.

अच्छ/पत्, अच्छापत् श. ३, २, ४, २; ३, ४, १०.

अच्छ/हन्, अच्छजघ्नुः शां. १२, १.

अ(च्छ→)च्छा ऐ. ५, १६; शां. २८, ५; श. ७, १, १, २४; तै. २, ५, ८, ८; १०; ६, ९, १; ८, १, १, ६, ४; ३, ५, २, २; सा. २, ५, ३; गो. २, ४, १६.

अच्छा/ह, अच्छा...यन्ति तै. २, ८, २, ४.

अच्छा/गा, अच्छाजिगासि श. ७, १, १, २४.

अच्छा/नश, अच्छानक्षि श. २, ३, ४, ३१; का. १, ४, १, २२.

अच्छा/नी, अच्छा...नयन्तु श. १४, १, २, १५; तैआ. ४, २, २, ५, २, ६.

अच्छा/ब्रू, अच्छाब्रूते जै. १५१; अच्छाब्रूत तां. १३, ६, ९; अच्छाब्रूष्व तां. १३, ६, ९, अच्छाब्रूवीय जै. २०९.

अच्छा/वच्, अच्छोचे जै. १५१.

अच्छावाक् - -०क ऐ. ६, १४; ३०; शां. २८, ५^२; श. ४, ३, १, १; गो. २, ६, ९; -कः ऐ. २, ३६^२; ३, ५०; ६, ४; ६; ८; ११; १२; १४; १५^२; १६^२; १९^२; २०; २२; २४; शां. १३, ८; २८, ३; ४; ६; ७; ९^२; २९, ३; ८; ३०, ९^२; १०^२; श. ३, ६, २, १२; १३; ४, ३, १, १; २; ३^२; तै. ३, १२, ९, ४; तां. २५, ४, ६; १८, ४; गो. १, ५, २४; २, २, २१; २२; ३, १५; २३^२; ५, १२; १४^२; १५^२; ६, १; २^२;

६, ४; -कम् ऐ. ६, ८; शां. १३, ८; श. १२, १, १, ८; गो. १, ४, ६; २, ५, १४; -कस्य ऐ. ३, ५०; ६, ६; ७; १०; १४; १५; ७, १; शां. १३, ८; १६, ११; २५, ११; १३; २८, १०; २९, ३^२; ७; श. ३, ६, २, १२; तां. १८, ५, १५; २०, ८, १^२; ९, १^२; २१, १०, २; ३^२; जै. १२९; १४२^२; गो. १, ३, १८; २, २, २०; ३, १५; ४, ३; १४; १७^२; ५, १०; १२; १३; ६, ७; -काय ऐ. ६, २९; शां. २८, ४^२; २९, ७; ३०, ३; ८; ९; श. ४, २, ३, ३; ५; १४; ३, ४, २२; ५, ४, ५, २२; तै. १, ८, २, ४; तां. १८, ५, १४; जै. १४२; गो. २, ६, ८; -क्रे श. ४, ३, १, ३^२; ४^२.

अच्छावाक-सामन् - -म जै. १३०; तां. ८, १०, १; ३, ५; ७; ९; १२, ४, २३; १०, २३; १५, १०, १४; १८, ११, १०; २१, ९, १५; -स्रः तां. ८, ८, २६.

अच्छावाकी(य→)या- -याः ऐ. २, ३६; -याम् ऐ. २, ३६; ३, १३^२; शां. २८, ४^२; गो. २, ३, १५^२; -यायै शां. ३०, ९.

अच्छा/वद्, अच्छावद् श. ५, २, २, १०; तै. २, ४, ५, ५.

अच्छम्बट्कार- -रम् तै. १, १, ३, ७; २, १, ३; तैआ. ५, २, ८; -राय श. ११, ५, ६, ९; १३, ४, १, १२.

अच्छम्बट्कारिन्- -री जै. ९०; -रिणम् जै. ९०.

†अच्छदिर्देश- -शैः तैआ. २, ११, १; -शै तै. ३, १२, ५, ३.

अच्छन्दस्कृत- -तः शां ३, २; -तम् शां. ३, २.

†अच्छान् (त् ?) तै. २, ८, ८, १२. √छन्द इ०

अच्छाय - -म् श. १४, ६, ८, ८; अच्छिद्यमा(न→)ना- -नयामं १, ५, ३.

अच्छिद्, द्रा- -द्रः ऐ. २, ३८; जै. ९०; १६४; -द्रम् ऐ. २, ३८^२; ८, २७^२; श. १, १, ३, ६; २, २, १३; ३, ८, १, ६; का. २, १, ३, ३; २, १, १०; तै. २, ८, ६, ७; ३, २, ५, २; ७, ४, १२; ६, १३; जै. ९०; तां. १४, ९, ३५; -द्रया श. ११, ७, २, ६^२; तैआ. ३, ४, १^२; -द्रस्य, तां. १४, ९, ३६; -द्रा ऐ. २, ३८; -द्राः तै. २, ८, ६, ६; मं. २, ८, ३; ४; -द्राम् मं. २, ५, १४; -द्रे ऐ. २, ६; श. ६, ४, १, १०^२; तै. ३, ६, ६, ३; -द्रेण ऐ. ३, १८; श. १, १, ३, ६^२; २, ४, २३; २४; ५, १९; २१; ५, ३, ५, १६; का. २, १, ३, ३^२; २४; ४, १८; १९; तै. ३, २, ५, २; तां. १४, ९, ३६.

अच्छिद्-ता- -यै तां. १८, ५, ४; ६; ८-११; २१, ७, ५.

अच्छिद्-स्व- -म् तां. १४, ९, ३६.

अच्छिद्-रथिष्ठ- -ष्ठे आ. १, ५१२.

अच्छिद्गोक्थ(द्रऽउ)- -क्या ऐ. २, ३८.

अच्छिन्न- -ञ्जम् तै. २, ६, ८, ४; तैआ. २, ६, १. -ञ्जस्य श. ४, २, १, २२.

अच्छिन्न-प(त्र→)त्रा- -त्राः श. ६, ४, २, ८^२; ७, ४, १, ८.

अच्छिन्न-पयस्- -याः तै. ३, ७, ६, ११.

† मुपा. -स्वरस्तु चिन्त्यः । यथामुद्रितं चिन्त्यम्, इत्वात् । तु० ऋ० दा२दा१॥ भाष्ये तु यद् 'अच्छाः' इति व्याख्यातं तत्र संस्कारमन्थं बीजम् । पूसं. ऋग्भाष्ये 'यच्छन्तु' इत्याख्यातत्वेन स्वयं व्याख्यातत्वाद् इहापि निहतत्वात् तथान्वयस्य चाऽपेक्षितत्वात् । वस्तुतस्तु √छदेरिदं रूपम् । तु० ऋ० १०।३।१॥ या० ९।८।॥ तदुपरि भाष्यञ्च । अथवा यथोपलब्धपाठवैकल्यं विकल्प्य सा. सम्मतम् आद्युदात्तम् 'अच्छाः' इति पदं तै. पाठतया कल्पनीयम् । न तु तत्र किमपि प्रसङ्गं किमपि लाभिशेषं बोधयामः । ग्रामाणिकबाह्वचप्रभृतिपाठविरोधस्तु स्पष्ट इत्यधिकम् ।

१अ-च्युत,ता- -तः ऐ. २,३;३१,६^३;
 ४,३१^३; ५,१^३; ४; ७; १२; १६;
 १८;२०; शां. १०,५^३;६^३; -तम्
 शां २३,४; तैआ. ५, ६,४^३;१०,
 ११, १; जै. १६८; -ता ऐ. २,
 २२; ४, ३१;३२;५, १;२;४;५;७;
 ८;१२; १५-२१; शां. १८, ११;
 -ताः ऐ. ४, ३१; -तात् ऐ. ५,
 ९^३; गो. २,६,१०^३; -तानाम् श.
 ४,२,४,२४; -तानि शां. २२, ७;
 ३०,२; -ताम् तैआ. ३,११, ७^३;
 २अ-च्युत- -तः श. १,३,४,१६;४,
 ४,२२; ६,६;५,१,५;६, १, १०;
 ७,२,९; -तम् श. १,४,६,६.
 अ-च्युत-क्षित्(√रक्षि)- -त् श. ३,
 ५,२,१४.
 अ-च्युत-क्षित्तम(त+तमप्)- -मः श.
 ४,२,४,२४.
 अ-च्युत-च्युत्- -त् जै. २०३.
 अ-च्युत-पथीस- -सः शां. ३०,९.
 अ-च्युत-पाजस्- -जाः तैआ. ३,५,१.
 अ-च्युत-मनस्- -नाः तैआ. ३,५,१.
 अ-च्युताक्ष(तऽअ-र→)रा तैआ. ६,
 ८, १.
 √अज्, अजतः जै. ५८^३;१६८; अज
 तैआ. ६,१०,२; अजामहै श. २,
 ४,३,४;५,१,१,३; का. १,३,२,४;
 भाजन्त श. २,४,३, ४; का. १,
 ३,२,४.
 अजत्- -न्तौ जै. १६८.
 १अज्,जा- -जः ऐ. २,८^३; शांआ.
 १,१; श. २,१,४,३^३;६,१,१,११;
 २,१, १५;२,६;१५;३,१,२८^३;४,
 ४,४; १२^३; १३; १५^३; ७, ५,२,
 २१;३६^३; १०,२,१, १;१२,७,१,
 २;११; का. १, १,४,२^३; तै. २,
 ६,११,१; तैआ. ६,१,४;१०,२;
 तां. १०,२,५;१८,९,१९;२१,१४,
 ११; जै. १६१; गो. २, ३,१९;
 -जम् ऐ. २,८^३; श. १,२,३,६^३;
 ९;६,४, ३;२,१,४, ३; ६,२,१,२;

५;३,२,४; ९;४,४,४; ७,५,२,६;
 १६;२१; का. १,१, ४,२;२,२,१,
 २०^३;२२; जै. ८; तां. १,८,४;
 गो. २,३,१९; -जस्य श. ६,२,
 २, १५;४,४, १०;१५; ७, ५,२,
 ३६; तै. ३,७,३,२^३; ४,४,१; गो.
 १,२,१८; -जा श. ३, ३,३,८;
 ९^३;१८;१४,४, २,९; तै. १,३,७,
 ७;३,७, ३,१; तैआ. ४,४२,५;५,
 २,१३; जै. १०४;११३^३; -जाः
 श.४,५,५,२;४;५;९;५,२,१,२४;
 ६,५,४,१६^३;८,२,४,१;१२,७,२,
 ७; जै. २०७; तां. १६, १, १०;
 सा. १,१,१७; -जात् ऐ. २,८;
 -जात् श. ५,५,४,१^३; -जानाम्
 जै. १६१; -जाम् श. ३,३,३,९;
 तै. २,१,२,४; ३,७, ३,२; तैआ.
 २,६,२;३,१०,३;५,२,४;जै. १९;
 ३७;५०;६४;११८; -जायाम् श.
 ३,३,३,८; तै. ३,७,३, १; -जायै
 श. ६,५,४, १६^३;१४,१,२, २५;
 तैआ. ५, १०, २; -जे ऐ. २,८;
 श. ६,३,२,४;४,४,४;१३,५,२,
 १०; -जेन श. ६, २,१,७; ३,२,
 ९;४,४,१०; -जौ जै. १६८.
 अज-काव- -म् श. ४,१,५,१९.
 अज(←जा)क्षीर- -रम् तैआ. ५,
 ३,९; -रेण तैआ. ५,३,९.
 अज-गर- -रम् गो. १,२,२; -राः जै.
 १५०^३; -रे गो. १,२,२.
 अज-गाव- -वः तां. २५,१५,३.
 अज-पाल- -म् तै. ३,४,९,१.
 अज-पेत्व- -त्वान् तै. १,२,५,३.
 अजर्षम(जऽअ-)- -मः श.५,२,१,
 २४; -मस्य श. ५,२,१,२१;२४^३.
 अज-लोम- -मानि श. ६,४,४,२२;
 ७,५,२,४३; -मैः ६, ५, १,४^३;
 तैआ. ५,२,१३.
 अजा-क्षीर- -रम् श. १४,१,२,१३;
 २,१,१८.
 अजावि(-जऽअ-)- -वयः श. ४,

५,५,६;१३, ३,२,३; १४,४,२,९;
 का. १,४, २,१०; तै. ३,९, ९,२;
 तैआ. ३,१२,५; तां. २४,११,५;
 -वी तै. ३,९,८,३.
 अजावि-क- -कम् शां.११, २; जै.
 १८२; -कस्य श. ४,५, ५, ४;
 १२,८,१,१३; -केन श. १२, ८,
 १, १३.
 अजाश्व(-जऽअ-)- -श्वः तै. २,
 ८,५,४.
 २अ-ज्,जा- -जः श. १४,७,२,२;३;
 २९;३०;३१; तैआ. १०,१०,१^३;
 -जस्य श. १४, ७, २,२९; -जा
 श. १३, ५,२,१८; -जान् तैआ.
 २,९,१; -जाम् तैआ. १०, १०,१.
 ३अज्(एकपाद्)- -जः तै. २,५,२,३;
 ३,१,२,८;५,१०; तां. १,४,१२;
 -जस्य तै. ३,१, २,८; -जस्य तै.
 १,५,१,५; -जाय तै.३,१,५,१०^३.
 अ-जन्- -नः इहव श. ११, ५,१,३;
 -नम् श.११,५,१,४.
 अ-जप(प→)पा- -पया ऐआ.५,१,४.
 अ-ज्र- -रः शांआ. ५,८; श. १४,७,
 २,३०;३१;८,१५, १२; तै. २,४,
 १,७;११;३,१,१,८; तैआ. १०,
 ११,२; -रम् ऐ. २,२;५,८; शां.
 २३,३; श. ४, ३, ३,१;४,२; श.
 १०,१,४,१^३;८^३; १४,६,८,८; तै.
 २,४,१,४;६, १६,२;८,८,१०;३,
 १,१,८;६,१,१;७, ५, ११; तैआ.
 ३,११,९; -रा श.४,२,३,१;४,२;
 -राः तै.३,१,२,६; तैआ.४,५,५;
 -रासः तै. २,७, १२,१; -रेभिः
 तै.२,८,२,४; -रौ श. ९,४,४,४.
 अ-जर्ष्य,र्ष्या- -र्ष्यम् श.३, ४,२,४.
 -र्ष्याम् मं. २,२,१८.
 अ-जस्र,सा- -स्रः ऐ. १,२८^३; श. ६,
 ४,१,११; ५,१, ७^३; ७, ७, ७,
 ५,२,१९; ११,६,७,७; तै. २,५,
 ८,९; -सस्य श. २, ४, ३, ७;
 ३,४,१,११; ७,४,३; ७, ५, २,

१९; ९, २, ३, १२^३; का. १, ४, १,
२६; तै. १, १, ७, २; २, १, २४; ३,
७, ४, ५; तैआ. ३, ११, ८; -स्त्रान्
ऐ. ७, २; -स्त्राम् तैआ. ३, १९,
१; -स्त्रेण श. ६, ४, १, २^३; -स्त्रौ
श. ११, ६, २, २.

अ-जात, ता- -तः श. ११, १, ६, १;
का. १, २, १, ६; जैड. ३, ३, ४, ८;
-तस्य शां. ७, २; गो. १, ३, १९;
-ताः श. २, ५, २, ३; ४, २२; ६,
२, २; ४; १०; का. १, ५, १, ३^३;
१९; ६, २, १, २; ५^३; -ताःऽह्व तै.
१, ६, २, ७; -तान् तैआ. २, ५,
२^३; -ताय ऐ. ५, ३, १.

अजात-पुत्र- -स्य शांआ. ४, ८.

अजात-शत्रु- -त्रुः शांआ. ६, १;
३-१८; १९^३; श. १४, ५, १,
१-१७; -त्रुम् शांआ. ६, १; श.
१४, ५, १, १.

अजात-शोक- -कः श. १२, ३, १, ९.

अ-जानत(√ज्ञा)- -स्तु श. १, ४,
६, २.

अ-जामि- -मयः शां. २८, ५; -मि
शां. ३, ६; श. १, ६, ३, २७^३; -मिः
शां. २८, ५; -मिम् शां. २८, ६.

अ-जामि-ता- -यै शां. ३, ६; १३,
९; ३०, ११; श. १, ३, २, ८; ९;
४, ४, ८; ८, १, २५; २, २, ३, २७; ४,
२, २, ९; ३, १८; ३, ५, ११; का. १,
५, १, ८; तां. ७, २, ५; ८, ८, १२;
१६, ५, २, १.

अ-जामि-त्व- -त्वाय तै. १, ८, २, १;
२, १, ४, ३; ३, ३, ४, ६; ९, १, २.

अ-जायमान- -नः तैआ. ३, १३, १.

अ-जित- -तम् शां. २४, १; तां. १६,
४, ११; -तस्य आ. १, १७०; जैआ.
२, ५.

अजिन- -नम् ऐ. ७, १; १३; तैआ.
२, १, १; -नानि तां. १७, १, १५;
-ने तां. १७, १, १४.

अजिन-वासिन्- -सी श. ३, ९,
१, १२.

अजिन-संघाय- -म् तै. ३, ४, १३, १.

अजिर, रा- -रम् तै. ३, ६, ८, २; १०,
१, ४; तैआ. ३, १४, ३; -राः
तां. १, २, ५; -रा तै. ३, ७, ६, ९;
-रासः तै. ३, १०, १, ४.

अजि(र→)रा-प्रभु- -भवः (ष.)
तैआ. १, १८, १; -भुः तैआ. १,
९, १.

अजिर- -रः तां. २५, १५, ३.

अ-जिह्व- -ह्वः तैआ. १, ११, ५; ७.

अजीगर्त- -र्तः ऐ. ७, १६^३; १७^३;
-र्तम् ऐ. ७, १५; जैआ. १, ३०, १.

अ-जीजि- -म् सं. २, १, १०.

अ-जीत- -तः ऐ. ८, ११; -तान्
तैआ. १, १, ३; २१, २.

अजीतपुनर्वण्य- -ण्यम् ऐ. ७, २२.

अ-जीर्ण-निद्र- -द्राणि ष. ५, ४.

अ-जुष्ट- -म् तै. २, ४, ३, १३.

अ-जुह्वत्- -तः ऐ. ३, ३६; ७, २.

अ-जुह्वती- -तीः तै. १, ४, ९, १.

अ-जू (यै→)यौ- -म् तै. ३, १,
२, ६.

अ-जू- -म् शांआ. १४, १.

अ-जू-ता- -ता तां. ४, १, १; -ताः तां.
४, ७, ५.

(अ?) अज्मन् (√अज्)- -ज्मा तैआ.
३, १०, ४.

अ-ज्या(→)ज्यु- -म् तैआ. १, ५, २.

अ-ज्यानि- -निम् सं. २, १, १०; -न्यै
ऐ. ८, १०.

अ-ज्यामयिन् (ज्याऽआम-)- -यी
तैआ. १, २७, ४.

अ-ज्यायस्- -यः तै. ३, ७, ५, ६.

अ-ज्येय- -ये जैड. ४, १०, ४, ९.

अ-ज्योतिष्क- -ष्कः गो. १, ३, १०.

अ-ज्वर- -राः जै. १७१.

√अञ्ज्, अनुक्ति, अनक्ति श. १, ८, ३,
१३; १४; २३; ९, २, १६; १९; २, ५,
३, ११; ३, ७, १, १०; ११; १३^३;
८, २, १४; का. १, ५, २, १०; तै.
३, ३, ८, ३; ९, २^३; ३^३; तैआ. ५, ४,
५; गो. १, २, १५; अञ्जन्ति ऐ.
१, १९; २, २^३; शां ८, ४; १०, ३;
श. १४, १, ३, १३; तै. ३, ६, १, १;
तैआ. ४, ५, २; अञ्ज्मः § ऐ. २,
२; आनजे तै. २, ७, १३, ५;

आनजे श ४, ५, २, १२; अनक्तु,
श. ३, ७, १, ११; १४, १, ३, १३^३;
अनक्तु तै. ३, ६, २, १; तैआ. ४,
५, १; ५, ४, ४; अञ्जन्तु श. १३, २,
६, ४; ५; ६; तै. ३, ९, ४, ६^३;

अञ्ज्यात् श. २, ६, २, ६; अञ्ज्युः
का. १, ६, २, ३; आञ्जीः § तैआ.
४, १०, ४; ५; ५, ८, १०^३.

अञ्जत्- -अन् श. १३, २, २, १४;
तै. ३, ९, ४, ८; -अतः ण जैआ.
आ. १, ५६४.

अन्त्या ऐआ. ५, ३, ३; श. ३, ८, १, ५;
अज्यमान- -नाय ऐ. १, १९; श. ३;
७, १, १०;

अक्त, क्ता- -क्तः ऐ. ४, ७^३; श. ४,
५, २, १२; जैड. ३, ६, ७, ३; -क्तम्
ऐ. १, १९; शां. ८, ४; २५, ७; श.
१, ८, ३, १४; २, ६, २, ६; का. १, ६,
२, ३; तै. २, ६, ८, २; ३, ३, ९, ३;
तैआ. ३, ११, १०; जैड. ३, ६, ७,
१; २; -क्तस्य श. ३, ४, ३, २०;
-क्ता तैआ. ६, ५, १; -क्ताः श.
२, ६, २, ६; का. १, ६, २, ३; तै.

अञ्जन्ति ऐ.
१, १९; २, २^३; शां ८, ४; १०, ३;
श. १४, १, ३, १३; तै. ३, ६, १, १;
तैआ. ४, ५, २; अञ्ज्मः § ऐ. २,
२; आनजे तै. २, ७, १३, ५;

आनजे श ४, ५, २, १२; अनक्तु,
श. ३, ७, १, ११; १४, १, ३, १३^३;
अनक्तु तै. ३, ६, २, १; तैआ. ४,
५, १; ५, ४, ४; अञ्जन्तु श. १३, २,
६, ४; ५; ६; तै. ३, ९, ४, ६^३;

अञ्ज्यात् श. २, ६, २, ६; अञ्ज्युः
का. १, ६, २, ३; आञ्जीः § तैआ.
४, १०, ४; ५; ५, ८, १०^३.

अञ्जत्- -अन् श. १३, २, २, १४;
तै. ३, ९, ४, ८; -अतः ण जैआ.
आ. १, ५६४.

अन्त्या ऐआ. ५, ३, ३; श. ३, ८, १, ५;
अज्यमान- -नाय ऐ. १, १९; श. ३;
७, १, १०;

अक्त, क्ता- -क्तः ऐ. ४, ७^३; श. ४,
५, २, १२; जैड. ३, ६, ७, ३; -क्तम्
ऐ. १, १९; शां. ८, ४; २५, ७; श.
१, ८, ३, १४; २, ६, २, ६; का. १, ६,
२, ३; तै. २, ६, ८, २; ३, ३, ९, ३;
तैआ. ३, ११, १०; जैड. ३, ६, ७,
१; २; -क्तस्य श. ३, ४, ३, २०;
-क्ता तैआ. ६, ५, १; -क्ताः श.
२, ६, २, ६; का. १, ६, २, ३; तै.

अञ्जन्ति ऐ.
१, १९; २, २^३; शां ८, ४; १०, ३;
श. १४, १, ३, १३; तै. ३, ६, १, १;
तैआ. ४, ५, २; अञ्ज्मः § ऐ. २,
२; आनजे तै. २, ७, १३, ५;

आनजे श ४, ५, २, १२; अनक्तु,
श. ३, ७, १, ११; १४, १, ३, १३^३;
अनक्तु तै. ३, ६, २, १; तैआ. ४,
५, १; ५, ४, ४; अञ्जन्तु श. १३, २,
६, ४; ५; ६; तै. ३, ९, ४, ६^३;

अञ्ज्यात् श. २, ६, २, ६; अञ्ज्युः
का. १, ६, २, ३; आञ्जीः § तैआ.
४, १०, ४; ५; ५, ८, १०^३.

अञ्जत्- -अन् श. १३, २, २, १४;
तै. ३, ९, ४, ८; -अतः ण जैआ.
आ. १, ५६४.

अन्त्या ऐआ. ५, ३, ३; श. ३, ८, १, ५;
अज्यमान- -नाय ऐ. १, १९; श. ३;
७, १, १०;

† बहुव्रीह्यपेक्षात्प्रकरणस्य स्वरश्चिन्त्यः । मुद्रणन्तु यथादर्शनाधीनं द्र० । कालिकातासंस्करणे योऽविभक्तिको
निर्देशः, मैसूरसंस्करणे च यथाबन्तो निर्देशः प्रथमे स्थले दृश्यते तावुभौ प्रमादजाविति प्रतीमः । † तैसं. (५, ७, २, ३)
अज्यति-इतिः पाठः । † (√ज्या अर्वाः; √जि सा. भा.) § 'ऐञ्ज्मः' इति हाग-मुपा. दुस्वभावाश्चिन्त्यः । † भा० एवमप्रति-
पत्त्यापि पदविभागस्य सम्भवात् आ/अञ्जेर्वा स्यादिति सन्दिह्यते अदोऽधोऽपि द्र० । † 'अञ्जते' इति मन्त्रपाठः ।

३,१२,५,१२; -कानाम् गो. २,
६,११; -क्ते श. ३, ४, ३, २०;
-क्तौ श. ३,८,१,५.
अक्तवत्- -त् शां. २२,१.
अक्तवती- -म् शां. ८,४; १०,२.
अक्तवत्- -यन् सा. २,६,४.
अक्तन- -म् शां. ३,७; (आ?) -म् सा.
३,१,२.
अक्तनीकार- -म् तै. ३, ४, १०, १.
अक्तलि- -लिना श. १,९, ३,६; ३,३, २,
१३; ५, ३, ४, २१; २, ४, २, ४; १२,
९, २, ६; १३, ८, ४, ५; १४, ३, १,
२७; तैआ. १, २३, ५; गो. २, ४, ८;
-लिम् शां. ३, ८; श. १, ४, ५, १; ९,
१, १, ३९; जै. ११६; -लीन् श.
१३, ४, १, ५; -ले: श. ९, १, १,
३९; -लौ श. २, ६, २, १६; तै. ३,
३, १०, ४.
अक्तलि-मात्र- -म् स. ४, ५, १०, ७.
अक्तस्- -अ: तै. २, ५, ४, २; तां.
१३, ४, ११; जैउ. ३, २, २, ४; आ.
२, १, १; जैआ. ३, १; -असा श.
१, ९, १, २४; २५; २, २, १, २२; ४,
४, १७; ३, ४, २, १४; ७, ३, ७; १२,
४, ४, १; १३, २, ३, १; २, ५, ३,
६; १४, ७, २, १८; का. १, २, १,
१३; तै. ३, ८, २२, १; २; तां.
११, ८, १४; १२, ५, १६; १३, ११;
१२; १३, ४, ११; ११, २२; १४, ५,
२५; ९, १६; २९; १०, ९; १५, ३,
१३; ५, ११; २५, १०, १७; गो. २,
२, ३; -ञ्जोभि: तै. ३, ६, ५, १.
अक्तसव- -म् ऐ. ७, १७; श.
१२, ३, ३, ६-१०.
अक्तसायन (-सा-अय-)- -न: जै.
१६८; -नान् जै. १६८.
अक्तसायनि- -नि: तै. ३, १२, ५, २.

अक्तसाय(न,नि→)नी ऐ. ४, १७.
अक्तसायिन्- -नी जैआ. १, ४९९.
अक्तस्कीय- -यानाम् तां. २५,
१०, १७.
अक्तस्कीय-त्व- -म् तां. २५,
१०, १७.
अक्ति- -ञ्जय: ऐ. २, २; शां. १४, १;
श. ६, ४, ३, १०; -क्तिभि: ऐ. २,
२; श. ६, ४, ३, १०; तै. ३, ६, १, २.
अक्तीग- -स्य आ. १, ६२.
अक्त्येत(-क्तिऽएत)- -ताय तै. ३,
८, १७, ४.
अट्टणर- -स्य श. १३, ५, ४, ४.
अणकार- -रा३न् ऐआ. ३, २, ६.
अणिमन्- , अणिष्ठ- , शणु द्र.
अणीचिन्- -चीं शां. २३, ५.
अणीयस्, सी- अणीयोर्ध्वा अणु द्र.
शंअणु- -णु श. ११, ४, २, ९; जैउ.
३, २, ५, ३; -णुभि: तैआ. १, २,
३; १२, २; -णूनि तै. ३, २, ६, ४;
-णो: तैआ. १०, १०, १.
शंअणु- -णु: श. १४, ७, २, ११.
अण्वी(-णु + डीन्)- -ण्वीभि: श.
१२, २, ४, १०; गो. १, ५, ३; -ण्वय:
शांआ. ६, १९.
शंअणिमन्- -मा ऐ. २, ३५; -माणम्
ऐ. ४, २६; -मानम् श. १४, ७,
१, ४१; -ञ्जा श. १४, ७, १, २०.
अणिञ्जी- -मन्य: शांआ. ६, १९.
शंअणिमन्- -म श. ३, ८, ३, १८.
अणिष्ठ- -ष्ठ: जै. ९२; -ष्ठम् जै.
९२; -ष्ठा: श. ८, २, ४, २०; -ष्ठौ
श. ८, २, ४, २०.
अणीयस्- -य: ऽइव ऐ. १, २१;
ऐआ. १, ५, १; -य: तैआ. १०,
१०, ३; जै. ९२; -यसम् तैआ.
१०, १, १; -यान् तैआ. १०,

११, १; ४, ३, ३; -यांस: श. ५,
३, २, ७; ११, १, ४, २; ४, १, ५;
१३; गो. १, ३, ७, ९.
अणीयसी- -स्य: तां. १६, २, ६.
अणीयो(र्ध्वं)→ध्वां तैआ. १०, ११, २.
अणु-जङ्घ- -म् मं. २, ५, ६.
अणुपमा तैआ. १०, ११, २.
अणु-शु: (स्) तैआ. १, २, २.
अणु, अणुप्रियङ्गु- -ङ्गव: श. १४,
९, ३, २२.
अणुवन्त(-णुऽअ-)- -न्तान् श.
१४, ६, १०, १.
अण्ड- -ण्डम् ऐआ. २, ४, १; जैउ. ३,
३, ४, ७; ८; ११; -ण्डेषु सा. १, १, ८.
अण्ड-ज- -जानि ऐआ. २, ६, १.
अतथा: √तत् द्र.
अ-तन्द्र- -न्द्र: तैआ. ३, १४, २;
-न्द्रास: तै. २, ८, ७, ४.
अ-तपस्- -पसा गो. १, १, २२.
अ-तसतन्- -नू: ऐआ. १, ११, १.
अ-तत्त्रितप- -पा: तैआ. १, ७, ४.
अ-तमस्- -म: श. १४, ६, ८, ८.
अ-तमेह(√तम्)- -ह: श. १, २, २,
१७; का. २, २, १, १४.
अतस(ः) ऐ. २, ५; ३८; ३, १६; १८;
२३; ४, ३, १३; ६, ६; ७; १५; २३;
७, १६; ८, १; ५; १२; २४; ऐआ.
१, ३, ४; ४, १; २; २, १, २; ७;
शां. ४, ३-१२; ११, ५; २२, ८;
२६, २; २८, ८; शांआ. १, ७;
२, ११; ४, १-५; ७; १२; १४; १५;
७, २; ९; ११; श. १, ५, ३, २३; ४,
११; ६, ३, २६; ७, १, २०; ३, १३;
८, १, ४३; २, २; ३; ५; ८; १५;
९, १, १; १८; का. १, १, ४;
२४; ४, ३, १०; १३; १५; ५, ३, ४;
६, ३, १०; २, १, १, ६; २, १, ३, ३

† श. स्वरभेदः । वि.वाचिशब्द आद्युदात्तः । सोऽयं च क्वि.तया अन्तोदात्त इति केषाञ्चिन्मतम् । पारि० ६० ।
‡ स्वरभेदविमर्शः पारि० ६० । § मैसूरमु. पाठस्तु 'तनूपमा', यस्यां. द्र. । ¶ एकपद्ये सति अन्तोदात्तपक्षे
वनस्पत्यादिषु एतत्समावेशो ६० । ¶ पशुसन्नियोगात् धान्यविशेषवचनाद् आद्युदात्तविमर्शः खन्व । यन्त्रप्रवृत्ता-
दन्तोदात्तादिति तु केषाञ्चिद् भ्रमः । यथादर्शनस्वरानुपपत्तेश्च । विमर्शविस्तरस्तु पारि० ६० ।

१०; ११; ३; १०; १९; २३; तै. १,
३, ६, १, ४, ७, २; ३, ६, ११, २; ७,
११, ४; १२, ८, ३; तैआ. १, ६, ३;
३, १२, १; ४, ५, ६; ४२, ५, ५, २,
१२; ६, ४, २; ६, १; ७, ३, १;
८, ६, १; १०, १, १; १०, १; जै. ११;
६३; १५१; १५३; १६३; २१२; आ.
१; तां. ४, ६, २३; जैउ. १, ९, ३,
२; १८, ३, ६; २, १, २, ९; ३, ३, ३,
७; ष. १, ४; ५; ६; २, ७; ८; ३, १;
५, १; १०; सा. १, २, १, ५; ३, १;
८; ४, १; ५, १; १५; २, १, १; ६, १;
१५; ७, १; ८, १; ३, १, १; ३, ५; ४,
१; दै. २, १; ३; ३, १; २२; गो. १,
३, १२; १४; २, ५, २५.
अतसु(√अत्)-सा तैआ. १०, १, ९.
अतसि/तत् द्र.
†अतसी(√अत्)-सीनाम् ऐ. ६,
२१; शां. २४, ५; गो. २, ६, ३.
अ-तस्थान(√स्था)-नः श. १२, ५,
१, १; ३; ३; २, २.
अ-तापस-सः श. १४, ७, १, २२.
१अति-तीनि श. ६, ६, १, १.
२ अति ऐ. ४, ६; ऐआ. २, ३, ३; शांआ.
१, ५; श. १, २, १, १२; ४, ११;
१२; १३; १४; २१; ६, ६, १, १; १०,
४, १, ११; ४, ३; ११, १, २, ८; का.
२, २, २, ७; ८; १२; तै. २, ८,
४, ८; तैआ. १०, १, १६; अतिऽइव
ऐ. ४, ११; जै. १८.
अ(ति→)ती अत्यर्ज द्र.
अति/ह, अत्येति ऐ. ४, ४६; शां.
११, ५; श. १, ८, १, १३; ६, ७, १,
११; ८, १, २, ८; १०, १, १, ११;
१३, १, ६, १; २, ६, २; तै. ३, २, ४,
४; ८, ९, १; तैआ. १०, १०, १;
५०, १; अत्येति श. १४, ६, ४, १;
तै. ३, २, ३, १०; तैआ. १, १०, ४;
अत्येति श. १०, २, ३, ५; १३, २, १,
६; जै. ६२; अति...पति श. ३,

६, ४, ५; अतियन्ति ऐ. ६, ३२; ३३;
३६; शां. ७, ४; २७, ३; ऐआ.
१, २, २; श. ८, ५, ३, ७; १०,
१, २, ८; २, ३, १५; ५, ४, १०; १२;
१४; तै. २, ७, १०, २; ११, २; जै.
८९; १६८; तां. १०, १२, ६; १९,
८, ६; २१, १२, ८; १४, ४; २५,
१०, १५; अतियन्ति श. ३, ७, ३,
१३; १२, २, २, १२; अति...हयाय
श. १, ८, १, ८; अत्येप्यति
ऐ. ६, ३२; जैउ. २, ४, १, २०;
अत्येप्यन्ति श. ९, ५, १, ३६; १४,
४, १, ३-८; तै. २, १, ३, ७; जैउ.
२, ४, १, १९; अतीहि श. २, ६, २,
१७; का. १, ६, २, ८; अति...इहि
तै. ३, ३, ११, ३; तां. १२, ९, ३;
अत्ययाव जै. २०३; अत्ययाम
श. १४, ४, १, २; अत्यैव जै.
२०३; अत्यैताम् जै. २०३; गो.
२, ३, १४; अत्यायन् ऐ. ६, ३२;
३३; ३६; ७, १३; ऐआ. २, १,
१; श. ३, ७, ३, १३; जै. २०;
जैउ. २, ४, २, १; अतीयाव ऐ. ३,
३; ११; ७, ८; ऐआ. २, १, १; शां.
२, ९; श. ११, ७, १, ३; १२, ५, २,
८; १३, २, १, ६; तै. ३, २, ४, ३;
जै. १६८; जैउ. २, ४, २, १; गो. १,
२, १४; अतीयाव श. ३, ६, २, २०.
अत्येतुम् श. १३, १, ४, २; ८, ४, २.
अतीत्य श. ३, ४, १, ३; ६, ३, ३,
१; जै. १४०.
अतीयाव-यतः श. २, ३, ३, १३;
-यन् शां. ११, ५; -यन्तम् श.
१, १, २, १०; २, ३, १३; ३, ८, २,
१९; का. २, १, २, १०.
अत्येप्यत्-प्यन् श. १, १, २,
१०; ३, ८, २, १९; -प्यन्तौ श. ४,
२, १, १५.
अतीत-ता-ताः जै. १४०; साम्
मं. १, ३, १२.

अति-कल्या(ण→)णी-णी श. ११,
६, १, १२; -णीम् श. ११, ६, १,
७; १२.
अति-किरिट-म् तै. ३, ४, १९, १.
अति/कृ, अतिचक्रे जैउ. ३, २, ५, ३.
अति-कृच्छ्र-च्छ्रः सा. १, २, ६.
अति-कृश-म् तै. ३, ४, १९, १.
अति-कृष्ण-म् तै. ३, ४, १९, १.
अति/कम्, अतिक्रामति श. २, ५,
२, ३, ७; ३८; ३, ७-१०; १२-१५; ६,
१, २३; २७; २८; २९; ३१; ३२; ४४;
११, ४, २, ३; १४, ७, १, ७; का. १,
६, १, १७-२१; तै. १, ६, ९, ४; २,
१, ४, ४; ३, ८, ९, ३; १७, १, ३; तां.
२, ७, २; २०, ११, ८; गो. २, ५, ८;
अतिक्रामतः श. २, ५, २, ३०; ३१;
३२; ३९; ४१; अतिक्रामन्ति श. २,
४, २, ६; ३, ४, २, ८; का. १, ३, ३, ६;
अतिक्रामन्ति श. २, ४, २, ६; का. १,
३, ३, ६; तां. ४, ७, ५; अतिक्रामामि
तै. ३, ७, १२, ५; तैआ. २, ३, १;
अतिक्रामात् ऐ. १, २४; श. ३, ४, २,
५; ८; १३; अत्यक्रामत् तां. ६, १,
४; ५, १२; अत्यक्रामन् तां. २, ७, २;
अतिक्रामेत् श. १४, ९, ४, ७; ष.
३, १; अतिक्रामेयुः श. ३, ४, २,
८; अत्यक्रामीत् श. १४, ६, ९,
२८; अत्यक्रामिष्ट मं. २, १, ७;
अतिक्रमिषम् श. ३, ४, २, १४.
अतिक्रम्य ऐ. १, २६; ३०; ऐआ.
५, १, २; शांआ. ५, १; श. २, ५, २,
३०-३२; ३७; ३९; ४१; ३, ७-१०;
१२-१५; ६, १, २३; ४४; ३, ८, २,
२३; १४, २, २, १५; ३, १, ३०; का.
१, २, ३, १४; २१; ५, १, २७-२९;
३३; ३५; ३६; ३, ६-९; ११-१४; ६,
१, १५; २९.
अतिक्रामत्-मन् श. ३, ४, ४, ११.
अतिक्रमिष्यत्-प्यन् का. २, १,
२, १०.

अतिक्रान्त,न्ता-न्तः श. १४, ४, १, १३-१५; -न्तम् शां. २६, ३; ४^५; ५^३; श. १२, ७, ३, ९; -न्ता श. १४, ४, १, १६.
 अति-क्रमण-स्व्य श. ११, ४, २, ३.
 अति-क्रुष्ट(√क्रुष्ट)-ष्टाय तै. ३, ४, १, १.
 अति/क्षर्, अतिक्षरन्ति तां. १३, १२, १२; अत्यक्षरत् ऐ. ४, ३; श. ६, १, १, १२; ७, ३, १, १७; १८; २०; २१; २२; २३; ५, १, १; तैआ. ५, १०, १; जै. १७०.
 अति-खात(√खन्)-ता तै. ३, २, ९, १०.
 अति/गम्, अति...गमेम तै. ३, १, ३, १; अत्यजिगांसत् † ऐआ. २, ४, ३.
 अति/गा, अत्यगात् ऐ. ८, २३; तै. २, ६, १०, १; अति...अगाम् श. ३, ६, ४, ५; अतिगुः तै. ३, ७, ४, १४.
 अति/गाह, अतिगाहेमहि सं. १, २, ५.
 अति/ग्रह, अत्यग्रहत् श. ४, ५, ४, २.
 अतिग्रह तै. १, ३, ३, १.
 अतिग्रह-ह्राः श. १४, ६, २, १^१; ९; -हेण श. १४, ६, २, २-९.
 अतिग्राह्य-ह्यः शांआ. २, १७; तै. १, २, ३, २; ५, ३; -ह्याः श. ४, ५, ४, २; तै. १, २, २, ४^३; ३, २; ३, ३, १; -ह्यान् ऐआ. ५, ३, २; श. ४, ५, ४, २; -ह्याणाम् तै. १, ३, ३, १; -ह्यैः तै. १, ३, ३, १.
 अतिग्राह्य-स्व-म् तै. १, ३, ३, १.
 अति(ग्र-→)ह्री(√हन्)-म् श. १४, ५, १, २२.

अति/च्यु, अत्यच्यवत् तै. ३, २, ८, १२.
 अति-जगती-शु तां. १२, १०, २१.
 अति-जागत-न्तः ऐ. ६, ३०^३; -त्तम् ऐ. ६, ३०^३; गो. २, ६, ९.
 अति-च्छन्द-न्दान् दै. ३, १८.
 अति-च्छन्दस्-न्दः शां. २, ४; श. १४, ७, १, २२; गो. १, ५, ४; २, ६, ११; -न्दःसु तां. ५, २, १०; ष. ३, १; -न्दसः ऐ. ४, ३^३; शां. २३, ४; ६; २७, ३; २९, ५; श. १२, २, ४, ७; दै. २, ९; गो. १, ५, ४; -न्दसम् ऐ. ४, ३; २८; शां. २, ८^३; २७, ६; श. ५, ४, ३, २२; तै. २, ६, १७, ७; जै. १९; -न्दसाम् ऐ. ८, १२; १७; ऐआ. ५, १, ४; शां. २३, ८; २७, २^३; ६; श. ३, ३, २, ११^३; ४, ६, ९, १३^३; तै. १, ७, ९, ६^३; २, ६, २०, ५; -न्दसि श. ४, ५, ७^३; ८, ६, २, ३; १४, ३, १, ११^३; -न्दाः ऐ. ५, १२^३; १३^३; शां. २३, ४; ८^३; २५, १३; शांआ. २, ५; श. ३, ३, २, ११; ४, ४, ५, ७; ६, ९, १३; ५, ४, ३, २२; ८, २, ४, ५^३; ६, २, ३; ३^३; १३^३; १४; १०, ३, २, ७; ५, ४, ८; १३, ५, १, ९^३; ११; १४, ३, १, ११; तै. १, ७, ९, ६^३; २, ६, १८, ४; तां. ४, ९, २; ५, २, ११; ष. ३, १; -न्दोभिः शां. २३, ४.
 अतिच्छन्दस्व-म् ऐ. ४, ३.
 †अति-जन्-म् तै. १, ८, ८, ५.
 अति/जि, अतिजयति जै. ४७^३.
 अति/जीव्, अतिजीवति तां. ६, ५, २; अत्यजीवत् तां. ६, ५, १; अति-जीवत् श. ४, २, ४, ६.
 अति-तराम् श. १, ४, ३, १; जै. १५९; जै. ४, १०, ४, २; ३.

‡अति-तात्र?—त्राणि तैआ. १, ५, १.
 अति/तृ, अति...तरति जै. ११२^३; जै. ३, ६, ७, ८; अति...तरामि तै. १, २, १, १५; अति...तरामसि तां. ४, ७, ६; अति...तरेम तै. २, ४, २, ५; तां. ५, ८, ६; १४, ५, १८; जै. १९५.
 अति-ता(रिन्-→)रिणी ऐ. ७, १२.
 अति-दन्तुर-म् तै. ३, ४, १९, १.
 अति/दह, अतिदहति श. ७, १, १, ९; अतिददाह श. १, ४, १, १४^३;
 अति-दान-नानि सं. ४.
 अति/दिश, अतिदिशति श. ४, ३, ४, ३२; अतिदिशानि श. १४, १, १, ३२; अतिदिशेत् श. ४, ३, ४, ३३^३; १४, १, १, ३२.
 अति-दीर्घ-म् तै. ३, ४, १९, १.
 अति-दुःख-म् ष. ५, १२.
 अति-दुश्चर-म् तैआ. १०, ६२, १.
 अति-दुष्कर-म् तैआ. १०, ६२, १.
 अति-दूर-म् गो. २, ६, १४.
 अति-धुञ्ज-म्ने ङी ऐआ. ३, १, ३^३; ४^३; शांआ. ७, ९; १०; ११.
 अति/दु, अतिदुद्राव श. १, ८, १, ५; अतिद्रव तैआ. ६, ३, १; अत्य-द्रवत् ऐ. ८, २३.
 अति-द्रवत्-वन् तै. ३, १०, १, ४;
 अति-द्रुत-न्तः श. १२, ७, ३, ९; १०; तै. २, ६, १, २.
 अति-धन्वन्-न्तः वं. २.
 अति/घा, अतिघत्ते श. १०, २, ३, १८.
 अति/घे, अति...घयति तै. २, १, १, ३.
 अति/नम्, अतिनल्यइव श. १, १, ४, ४; का. २, १, ३, ९.
 अति-नाष्ट-न्तः श. १, ८, १, ३.
 अति/निद्,√निद्, अतिनेदन्ति श.

† √अति/हन् द्र. १। ‡ भाष्यीयामाश्रितिक्यां द्वैपद्यप्रतीतावैकस्वर्थ्यं बाधकं द्र० । व्यवहितक्रियायोर्गं इत्याप्रति-दर्शनम् । § वस्तुतस्तु द्वैपद्यमत्राभ्युपेयं स्यात् । उभयोः संस्करणयोर्द्वैस्वर्थ्यदर्शनात् व्यवहितक्रियाया च समन्वयस्त्वारस्यात् । नहि ताप्रवाससां (= अयःकवचानां ?) विप्रहनेने सामर्थ्यमिवास्ति । तदतिहनेनेऽस्त्रसामर्थ्यं तु न्यादेव । अतः सा.भा. च चिन्त्यौ । ¶ अत्र 'चन' इत्यग्रे पाठः । पुस्तकान्तरे तु 'घनेन च' इत्येवम् ।

१४, ६, १, १०^३, अत्यनेदत् ऐ.
६, ३, २.

अति-निस्/तप्, अति...निष्टपतः
तां. २, १७, ३.

अति/नी, अतिनयति श. ४, २, ४,
५; ७; ५, ४, १, १; २, २; अति...
नयति श. १३, १, ६, १; अति-
नयतः जै. १६८; अतिनयन्ति

श. ५, ४, ४, ७; अतिनयन्ति श. ५,
४, ४, ७; अति...नेषत् मं. २, १, ९;
अतिनयत श. ३, ६, ३, ८; अति...
नयाम श. १, २, ३, ४; का. २,
२, १, १८; अत्यनयत् ऐ. १, ३०^३;

अत्यनयन् श. ३, ६, ३, ८; अति-
नयेत् तां. ९, ९, १५; गो. १, २;
६; अत्यनैषुः श. ३, ६, ३, १६.
अतिनयत्- नृ गो. १, २, ६.
अतिनीय श. ३, २, २, १६; ९,
१, २५.

अतिनेवृ- -ता जै. १६८.
अति/पव, अतिपतावः जै. १७६;
अतिपेततुः जै. १७६.
अति-पात- -तात् ऐ. ४, १८.
अति/पद, अतिपद्यते कां. १, १, २,
७; अतिपद्येत् ऐ. ३, ११^३; ४,
१०; अतिपद्येरन् तां. १५, ९, ३;
अतिपादयात् जै. २०७; अति-
पादयानि तै. ३, ७, ११, २; अति-
पादयेत् जै. १२७.
अतिपाद- -दात् तै. १, २, ४, २.
अति-पवित- अति/पू द्र.
अति/पा, अति...पाहि तै. १, ७, ८, ५^३.
अतिपारय, अति/पू द्र.
अतिपारण- -गाय जै. १९४; २१०.
अति-पितृ- -ता श. १४, ९, ४, २९.
अति-पितामह- -हः श. १४, ९,
४, २९.
अति-पुरुष- -षः जै. १, ८, ३, २.
अति-पुरुष- -षः श. १३, ५, ४, ७.

अति/पृ, अतिपृषं तैआ. ६, ११, २;
अति...पृषत् ऐ. ५, २१^३; तैआ.
१०, १, १६^३; अतिपृषिं तै. २, ४,
१, ५; तैआ. १०, १, १६; अति...
पारय तै. २, ८, २, ५; तैआ. ६,
११, २; अतिपारयत् मं. २, ५,
१३^३; अत्यपारयन् ऐ. ४, ५; अत्य-
पीपरत् मं. २, ५, १३^३.
अति-पारयितुम् जै. १९४; २१०.
अति-प्र/ण(←न)श्, अतिप्रणञ्ज्यानि
श. ६, ७, २, १६; अतिप्रणञ्जयेत्
श. ६, ७, ४, ११; ९, ४, ४, ११.
अति-प्र/णी (←नी), अतिप्रणयति
का. २, १, १, १४; अतिप्रणयेत्
का. २, १, १, १४.
अति/प्रच्छ, अतिप्रच्छसि श. १४,
६, ६, १; अतिप्रक्षयति जै. १८१;
अतिप्रच्छ तै. ३, १०, ९, ४; अत्य-
प्राक्षीः श. ११, ६, ३, ११; अति-
प्राक्षीः श. १४, ६, ६, १^३; जै. १,
१८, ४, १३; अत्यप्रक्षयः तै. ३,
१०, ९, ५.
अति-प्र/च्यु, अतिप्रच्यवते तै. २, ३,
२, ५; अतिप्रच्यवत तै. २, ३, २,
५; अतिप्रच्यवेत् श. ८, ७, २, ५;
अतिप्रच्यावयति श. ८, ७, २, ५.
अति-प्र/यम्(→च्छ), अतिप्रयच्छति
तै. १, १, १, ९.
अतिप्रयच्छत्- -च्छत् तै. १, २,
१, ५.

अति-प्र/युञ्ज, अतिप्रयुञ्जते तां. ९,
३, २, अतिप्रयुञ्जत जै. १६२.
अति-प्र-रिक्त(√रिच्)- -क्तः जै.
१३०; -क्तम् जै. १३०.
अति-प्र/वह्, अतिप्रवहन्ति शां.
११, ५.
†अतिप्रोल्ह(ळ)- -स्य शां. ११, ५.
अतिप्रौढ- -म् गो. २, ३, ११.
अति-प्र/वहा अतिप्रजिहीते श. २, ५,
२, ४०.
अति/प्रु, अतिप्रुषिरे श. १, १, ३,
५; अतिप्रोष्यते जै. ६२.
अतिप्रैष- -षम् शां. ३०, ११; -षस्य
शां. ३०, ११.
अति/प्लु, अतिपुप्लुषिरे का. २,
१, ३, २; अतिप्लुषध्वम् जै. १६८;
अतिप्लुषामहै जै. १६८.
अति/भू, अति...भवति तां. १९,
१६, २; २२, ८, २; अति...भवन्ति
तां. २४, १७, २; २५, १, ९; ११, २;
अति...अभवत् तां. १९, १६, २;
२२, ८, २; २५, १, ९; अति...
अभवताम् तां. २४, १७, २; २५,
११, २;
अति-भव- -वे तैआ. १०, ४३, १.
अति/मन्, अति...मन्यते ऐआ.
२, ३, ३^३; श. ११, ६, १, १; अति-
मन्ये जै. २, १, ६, ५; अतिमेने श.
११, ६, १, १; अत्यमन्यत ऐ. ४,
२८; तैआ. ५, २, ३; अत्यमन्येताम्
ऐ. ४, २८^३; अत्यमन्यन्त ऐ. ४, २८;
जै. १, ११, २, ६; अतिमन्येत ऐ.
३, ११^३; ऐआ. २, ३, ३; श. ५, १, १,
१; ११, १, ८, १.
अतिमत्य जै. १, ११, २, ३; ५;
अतिमान्- -नः श. ५, १, १, १;
११, १, ८, १; -नेन श. ५,
१, १, १; ११, १, ८, १^३; गो. १, २,
१०^३.

† 'एत्येधत्सु' (पा० ६, १, ८९) इति प्राप्यमाणद्वयभावपाठश्चिन्त्यः । अपरं च 'छन्दोत्तिप्रोल्हस्य' इति पूर्वैकैपद्यमपि संगतं स्यात् । तच्च यस्या. द्र. । द्वैपद्यमनुक्षियमाणन्वत्र द्र. ।

अतिमर्शम् (←√मृश+णमुल) ऐ. ६,
२८^६; अतिमर्शांश्चम् ऐ. ६, २८^२.

अति-मात्र- -म् जै. ४५.

अति/मिद्, अतिमेदयति तां. ५, २,
१२.

अति-मिर्मिर- -म् तै. ३, ४, १९, १.

अति/मुच्, अतिमुच्यते शां. १३,
३^३; श. २, ३, ३, ९; ५, २, ३, ५;
४, १, १; ११, २, २, ५^३; १४, ६, १,
५-७; जै. ५; जैउ. १, १, ३, ५;
३, ४, ५, १; अति...मुच्यते श.
११, ५, ६, ९; तै. ३, १, ६, २;
अतिमुच्यते श. ३, ४, ३, ८; अति...
मुच्येवहि तै. ३, १, ६, २; अति-
मुमुचे शां. १३, ३; अतिमुचिरे
शां. १३, ३; अतिमोक्ष्यामहे श.
३, ४, ३, ८; अत्यमुच्यत श. १४,
४, १, १३-१७; अति...अमुच्यत
श. १, २, ३, २; का. २, २, १, १६;
अति...अमुच्यते तै. ३, १, ६, २;
अत्यमुच्यन्त श. ३, ४, ३, ८;
अतिमुच्यते शां. २, ९.

अतिमुच्य ऐ. ३, १४; शां. १५, ५;
जैउ. ४, १०, १, २.

अतिमुच्यमान- -नः जैउ. १,
१०, २, ६^१.

अतिमुक्त- -क्ताः श. २, ३, ३, १०;
११, २, २, ५.

अतिमुचान- -नः शां. १५, ५.

अतिमुक्ति- -क्तिः शां. १०, ३; श.
२, ३, १, ९; १४, ६, १, ५-८;
-क्तिम् श. २, ३, १, १२; -क्त्या
तै. ३, १, ३, १; -क्त्यै तै. ३, १,
६, २.

अतिमोक्ष- -क्षाः श. १४, ६, १, ८.

अति-मेमिष(√मिष)- -म् तै. ३,
४, १९, १.

अति/यञ्, अतियजते जै. ८६;
अतियजन्ते ष. १, ६; अत्ययज-
ध्वम् जै. ८६; अत्ययजामहि जै.
८६.

अतियष्ट(व्य→)व्या जै. ८६.

अति/या, अतिययुः जै. २०४.

अति-रात्र- -त्रः ऐ. ३, ४१^३; ४, १४^३;
१७^३; शां. २५, १४^३; श. ३, ९, ३,
३३; ४, २, ५, १४; ६, ३, ३; ५, ५,
३, ५^३; १०, २, ५, १६; १२, १, ४,
१, ३; २, १, १, ५; ३, ११^३; ४, १;
१६; ३, १, ३; १३, ३, १, ४^३; ३, ६^३;
५, ३, ९^३; १०; ४, ३^३; ४, ५; ६; ७; ६,
१, ८; ९^३; ७, १, १२^३; तै. १, ३, ४, १;
जै. १४७; १५३; १५७^३; १६०; तां.
४, १, ५; ८, ८, ११; ९, ७, ११; १०,
४, १^३; १६, ३, ५; १९, ६, ३; २०,
१, ३; ४, ८; ७, १; १०, १; ११, १;
११; १२, १; १३, १; ३; २१, ४, १;
१२; ९, ६; १२, १; १४, १; १५, १;
२२, २, १; ४; ३, १; ७; ४, १; ५,
१; ६, १; ७, १; ८, १; ५; ९, १; ६;
१०, १; ११, १; ५; १२, १; ५; १३,
१; ४; १४, १; १५, १; ५; १६, १;
४; १७, १; १८, १; २३, १, १^३;
४; २, १^३; ३, १^३; ४, १^३; ५, १^३; ६,
१^३; ४^३; ७, १^३; ६; ८, १; ९, १^३; ११,
१^३; १२, १^३; १४, १^३; १५, १^३; १६,
१^३; १७, १^३; १८, १^३; १९, १^३; २०,
१^३; २२, १^३; २३, १^३; २५, १^३; २६,
१^३; २८, १^३; २४, १, १^३; १०; १२; २,
१^३; ३, १^३; ४, १^३; ५, १^३; ६, १^३; ८,
१^३; ९, १^३; ११, १^३; ४; १२, १; १३,
१^३; १४, १^३; १५, १^३; १६, १^३; १७,
१^३; १८, १^३; १९, १^३; २०, १^३; २५,
१, १^३; २, १^३; ३, १^३; ४, १; ९, १^३;
१०, ३; ११, १^३; १२, १^३; १७, १^३;
ष. ३, १२^३; ४, २; गो. १, ४,
१४^३; २२^३; ५, २^३; ३^३; ४^३;
४, २१; २, २, १४; -त्रम् ऐ. ३,
४१; ४, १०; शां. १७, ५^३; श. ४,
६, ९, २१; १२, १, २, १; ३; ३, ८;
२२; २, १, १; ५; ३; ५; १०; ३, ५,
१२; १३, ६, १, ९; तै. १, ३, २, १;
४, १; ५, ३, ३; २, ४, ३; जै. ७८;

तां. ४, १, ४; २३, २, २; सा. २, ४,
३; ष. ३, २; गो. १, ४, ४; ७; ८;
९^३; १०^३; १४; १६; १७; २१; ५,
६; -त्रयोः तां. २०, १०, १;
-त्रय ऐ. ६, २३; -त्राः श. १२,
२, १, ६; तां. २१, ५, १; २३, ८, ३;
२४, ११, ४; -त्राय श. १२,
२, ३, ११; गो. १, ४, २२; -त्रा-
भ्याम् तां. १०, ४, २; -त्रे ऐ.
५, ३४; ६, १५; ३१; श. ९, ४, ४,
१५; १६; तां. २५, १०, ३; -त्रेण
शां. १९, ३; श. १०, २, ५, १६;
१२, २, ३, १०; तै. १, ३, ४, २; ३;
३, १२, ५, ७; तां. ९, २, ९; ३, १;
२०, १, २; २, ३; ४, २; ५, २; ६, १;
७, १; ८, १; ९, १; १०, १^३; गो. १,
४, २१; ५, ८; -त्रौ ऐ. ४,
२३; २४; श. १२, २, १, ६; जै.
११८; तां. १०, ४, २; ३; २३, १,
३; २४, १२, १^३; १४, ८; १६, ६;
१७, ४; २५, १, १५; २, ६; १५, १;
गो. १, ५, २३.

अतिरात्र-पौण्डराक- -केषु ष.
४, ३.

अति/रिच्, अतिरिच्यते ऐ. ७, २६;
शां. १८, १; श. ४, ५, ८, १; तै.
१, ४, ५, २; अतिरिच्यते श. ३,
९, ३, ३; ४; ६, ३, २६; १२, २, ३,
६; ७; अतिरिच्यते तै. १, ४, ५, १;
२; ३; ४; ६, ५, ५; अतिरिच्यते श.
१, ४, १, ३८; जै. ८८^३; ८९; १४७;
१८२; २०६; तां. ९, ७, २; ३; ६;
७; ११^३; १२^३; १२, १३, २; १६,
२, ८; १९, ११, १०; जैउ. १, १८,
२, ५; सा. ३, १, ५; सं. ३; ष.
३, ७; गो. १, ४, १८; १९; अति-
रिच्यते ऐ. ४, १; श. १२, ३, ३,
७; तै. १, २, २, २; तां. १९, ३,
९; २०, १, ५; गो. १, ४, १८;
अतिरिच्यन्ते श. १२, २, ३, ६; ३,
१, १; जै. ८९^३; १४७; तां. २०,

अतिरिच्यते ऐ. ७, २६;
शां. १८, १; श. ४, ५, ८, १; तै.
१, ४, ५, २; अतिरिच्यते श. ३,
९, ३, ३; ४; ६, ३, २६; १२, २, ३,
६; ७; अतिरिच्यते तै. १, ४, ५, १;
२; ३; ४; ६, ५, ५; अतिरिच्यते श.
१, ४, १, ३८; जै. ८८^३; ८९; १४७;
१८२; २०६; तां. ९, ७, २; ३; ६;
७; ११^३; १२^३; १२, १३, २; १६,
२, ८; १९, ११, १०; जैउ. १, १८,
२, ५; सा. ३, १, ५; सं. ३; ष.
३, ७; गो. १, ४, १८; १९; अति-
रिच्यते ऐ. ४, १; श. १२, ३, ३,
७; तै. १, २, २, २; तां. १९, ३,
९; २०, १, ५; गो. १, ४, १८;
अतिरिच्यन्ते श. १२, २, ३, ६; ३,
१, १; जै. ८९^३; १४७; तां. २०,

अतिरिच्यते ऐ. ७, २६;
शां. १८, १; श. ४, ५, ८, १; तै.
१, ४, ५, २; अतिरिच्यते श. ३,
९, ३, ३; ४; ६, ३, २६; १२, २, ३,
६; ७; अतिरिच्यते तै. १, ४, ५, १;
२; ३; ४; ६, ५, ५; अतिरिच्यते श.
१, ४, १, ३८; जै. ८८^३; ८९; १४७;
१८२; २०६; तां. ९, ७, २; ३; ६;
७; ११^३; १२^३; १२, १३, २; १६,
२, ८; १९, ११, १०; जैउ. १, १८,
२, ५; सा. ३, १, ५; सं. ३; ष.
३, ७; गो. १, ४, १८; १९; अति-
रिच्यते ऐ. ४, १; श. १२, ३, ३,
७; तै. १, २, २, २; तां. १९, ३,
९; २०, १, ५; गो. १, ४, १८;
अतिरिच्यन्ते श. १२, २, ३, ६; ३,
१, १; जै. ८९^३; १४७; तां. २०,

१२,४; गो. १,४,१८; १९; ५, १; अत्यरिच्यत श. ३, ३, १, १३; तैआ. ३, १२, २; तां. ५, ७, १; ८, ६, १; ९, ६; ९, २, ३; १२, १३, १; सा. १, १, २; जैड. १, १७, २, ७; १८, २, ५; अत्यरिच्यन्त श. ४, ५, ३, १; गो. २, ५, ९; अतिरिच्येत श. ३, १, १, ३; ३, १, १३; अतिरिच्येत श. ४, ५, १०, ८; अतिरिच्येत तै. १, ४, ५, ४; तां. ९, ७, १, ३; ६; ८; ९; ११; अतिरिच्येरन् श. ६, २, २, २८; अतिरिच्येरन् श. ८, ७, २, १६; अत्यरेचि श. ४, ५, ३, ११; अतिरिक्षत श. ४, ३, ४, १८; अतिरेचयति शां. २७, १; श. ४, ५, ३, ७; ९, ५, २, ३; ११, २, ३, ९; अतिरेचयति श. १०, २, १, ४; ५; ७; तै. ३, ८, १०, ४; अतिरेचयति श. १०, १, ३, १०; अतिरेचयन्ति श. १३, १, ७, २; ष. २, १०; अतिरेचयन्ति श. ८, १, ३, ७; तां. ४, ८, ८; ७, १, ३; अतिरेचयथ श. १०, ४, ३, ६; अतिरेचयाञ्चक्रुः श. ११, २, ३, ८; अतिरेचयानि श. ७, ४, १, ४५; ८, ७, २, १९; ९, ४, २, २८; ३, १५; ५, १, ४०; १०, ४, १, १९; अत्यरेचयत् तैआ. १०, ६२, १; अतिरेचयन् श. १०, १, ३, ७; अतिरेचयेत् श. ४, ६, ९, १७; तै. ३, २, २, ४; अतिरीरिच श. ४, ४, २, १७; अत्यरीरिचत् श. ११, २, ३, ७; अत्यरीरिचन् श. ११, २, ३, ७; अत्यरीरिचम् श. १४, ९, ४, २४; अत्यरीरिचाम ऐ. ५, २४. अतिरिक्त- -क्तः शां. २६, ३; श. २, ६, २, ८; ४, ४, ३, ४; ८; १०; ५, ४, २, १०; का. १, ६, २, ५; तै. १, २, २, २; ३, ३, ९, १०; जै. ७६; तां. ६, १, ५; ९, २, ४; ७, १०; -क्तम् ऐ. १, १७; ५, २४; ऐआ. १, ४, २; शां. ११, ६; १४, ५; श. १, ४, १, ३८; ९, १, १८; २, ३०; ४, ४, ३, ३; ४; ५, ४, ६; ६, ५, २, २२; ८, ४, ४, ८; ६, १, ११; १३; १४; ७, २, १९; ९, ४, २, २८; ३, १५; ५, १, ४०; ११, १, २, ९; ४, ४, ८; १०; १३, १, ३, ८; २, ६, ८; तै. १, ६, ४, ५; १०, १; ३, ३, ३, ५; ९, १०; ७, ११, १; ८, ८, ४; ९, ४, ८; १०, ३, १; ११, ६, १; तैआ. १०, ६३, १; जै. ६०; ७६; १३१; तां. ९, २, ४; ७, १०; ११, ५, १४; १५; १२, १३, १०; १६, २, ८; १८, ६, १९; -क्तस्य श. ८, ७, २, १६; ९, ५, २, १; तां. ६, १, ५; -क्ता श. ४, ५, ३, ५; ५, ४, २, १०; ६, ५, २, २२; ११, १, २, ५; -क्ताः शां. ७, ४; श. १, ९, २, ३०; २, ६, २, ४; ४, ४, ३, ३; ८, ६, १, ११; १३; १४; ११, १, २, ७; का. १, ६, २, २; तै. ३, ३, ९, १०; -क्तात् गो. २, २, ५; -क्तानि श. २, ५, २, १४; २२; ४, ४, ३, ३; का. १, ५, १, १२; १९; तै. ३, ३, ९, ९; जै. १४७; १६४; -क्ताम् श. १, ९, ३, ३०; तै. १, २, ५, ४; तां. ६, १, ५; -क्ते शां. ११, ६; श. ४, ४, ३, ४; ८; ११, १, २, ६; तै. ३, ३, ९, १०; तां. ८, ७, १०; -क्तेन तां. ११, ५, १५; १२, १३, १०. अतिरिक्तत्व- -त्वानि ष. ५, ११. अतिरिक्तसोम- -मः शां. १८, १. अतिरिक्तस्तोत्र- -म् तां. २०, ३, १. अतिरिक्तोक्थ- -कथम् शां. २७, ३; ४; ३०, ११; -कथानि शां. ३०, ११; गो. २, ५, ११; -कथे गो. २, ५, ९.

तां. ६, १, ५; ९, २, ४; ७, १०; १६, ३, ७; १८, ६, १९; -क्तम् ऐ. १, १७; ५, २४; ऐआ. १, ४, २; शां. ११, ६; १४, ५; श. १, ४, १, ३८; ९, १, १८; २, ३०; ४, ४, ३, ३; ४; ५, ४, ६; ६, ५, २, २२; ८, ४, ४, ८; ६, १, ११; १३; १४; ७, २, १९; ९, ४, २, २८; ३, १५; ५, १, ४०; ११, १, २, ९; ४, ४, ८; १०; १३, १, ३, ८; २, ६, ८; तै. १, ६, ४, ५; १०, १; ३, ३, ३, ५; ९, १०; ७, ११, १; ८, ८, ४; ९, ४, ८; १०, ३, १; ११, ६, १; तैआ. १०, ६३, १; जै. ६०; ७६; १३१; तां. ९, २, ४; ७, १०; ११, ५, १४; १५; १२, १३, १०; १६, २, ८; १८, ६, १९; -क्तस्य श. ८, ७, २, १६; ९, ५, २, १; तां. ६, १, ५; -क्ता श. ४, ५, ३, ५; ५, ४, २, १०; ६, ५, २, २२; ११, १, २, ५; -क्ताः शां. ७, ४; श. १, ९, २, ३०; २, ६, २, ४; ४, ४, ३, ३; ८, ६, १, ११; १३; १४; ११, १, २, ७; का. १, ६, २, २; तै. ३, ३, ९, १०; -क्तात् गो. २, २, ५; -क्तानि श. २, ५, २, १४; २२; ४, ४, ३, ३; का. १, ५, १, १२; १९; तै. ३, ३, ९, ९; जै. १४७; १६४; -क्ताम् श. १, ९, ३, ३०; तै. १, २, ५, ४; तां. ६, १, ५; -क्ते शां. ११, ६; श. ४, ४, ३, ४; ८; ११, १, २, ६; तै. ३, ३, ९, १०; तां. ८, ७, १०; -क्तेन तां. ११, ५, १५; १२, १३, १०. अतिरिक्तत्व- -त्वानि ष. ५, ११. अतिरिक्तसोम- -मः शां. १८, १. अतिरिक्तस्तोत्र- -म् तां. २०, ३, १. अतिरिक्तोक्थ- -कथम् शां. २७, ३; ४; ३०, ११; -कथानि शां. ३०, ११; गो. २, ५, ११; -कथे गो. २, ५, ९.

अतिरिक्तोक्थ-वत्- -वान् गो. २, ५, ९. अतिरिक्त- , द्र. अति/रुक्, अतिरोचते ऐ. ४, १८; श. ६, ४, ४, २; १४, ५, १, ९; अतिरोचते श. ७, ४, १, १०. अतीरोक- , द्र. अति/रुह, अतिरोहति तैआ. ३, १२, १. अति-लव(ण→)णा- -णाः गो. १, १, ३. अति-लोम(श→)शा- -म् तै. ३, ४, १९, १. अति-लोहित- -ताः तैआ. १, ९, २; -तानाम् तैआ. १, १७, १. अतिलोहिती- -नाम् तैआ. १, १७, २. अति/वद, अतिवदति तै. १, ३, ६, २; ८, ३, २; तां. १०, १२, ५; १२, १३, १६; १९, ६, १; अतिवदेत् तां. १२, १३, १५; अत्यवादीः श. १४, ६, ९, २०; अति... अवादीः जै. ६; ष. २, ३. अत्युद्य ऐ. ६, ३३. अतिवदत्- -दन् जै. ६; -दत् इव जै. ६. अतिवाद- -दः गो. २, ६, १३; -दम् ऐ. ६, ३३; गो. २, ६, १३; -देन ऐ. ६, ३३. अति/वह, अतिवहति श. १३, ८, ४, ६; १४, ४, १, १७; जैड. १, २, ३, ७; ३, २, ४, ३; ५; ७; १०, ५, १०, ११; अत्यवहत् श. १४, ४, १, १२; १७; जैड. २, ४, २, २-६; अत्यवाक्षीत् जैड. २, १, १, ५; ८; ११; १४; १७; ४, १, ६; ९; १२, १५; १८. अतिवाह- -म् जैड. ३, २, ४, १०. अति-वोद- -डा श. १३, ८, ४, ६. अति/रविद्, अतिविदे तै. २, ८, ६, ७. अति-वि/धा, अतिविधुते श. १०,

२,३,१८; अतिविद्वीत श. १०,
२,३,१८.
अति-वीत(√व्ये)- -तः ऐआ५,३,३.
अति/वृष्, अतिवृषै श. १,८,१,३.
अति-व्यथि- -थिः ऐआ.५,२,१.
अति/व्यध्, अतिव्यध् जैउ. १,
२,३,४.
†अतिविधे शां. १८,१३.
अतिव्याधिन्- -धी श. १३, १,
९,२;३,७,९; तै. ३,९,१९,३;
जै. १५०, जैउ.१,१,४,२.
अति-व्रजत्- -जङ्गिः तैआ.१,१०,३.
अति/व्रतय, अतिव्रतयानि जै. १४३.
अति/शंस, अतिशंसति ऐ. ४,६;
१०^०; ११^०; अतिशंसन्ति शां.
२८, १०^३; अतिशंसेत् ऐ. ४,
१०^३; ६,८;२३; अतिशस्यते ऐ.
६,२३; शां. २८,१०.
अतिशस्त्व- -म् ऐ. ३,११.
अतिशस्य,स्या- -स्यः ऐ. ४,
१०; -स्या ऐ. ४,१०.
अति-शय(√शी)- -यः शां. २३,२;
-यम् तां. ५,१,१९.
अति-शातीय- -ये जैआ. १,५७२.
अति/शिष्, अतिशिष्यात् ष. २,१०.
अतिशिष्ट,ष्टा- -ष्टम् श. ४,१,२,
४; -ष्टा शां. ३,७.
अति-शीघ्र- -म् सं. १.
अति-शुक्ल- -म् तै. ३,४,१९,१.
अति-श्लक्ष्ण- -म् तै. ३,४,१९,१.
अति-(स→)षङ्ग- -ङ्गाः जैआ. ३,४.
अतीषङ्ग-, द्र.
अति/ष्टु(→स्तु), अतिष्टुवन्ति तां.
९,३,७; अतिष्टुयुः तां. ९,३,७;
८;९^३;११.
अति/ष्टा(←स्था), अतितिष्ठति
श. ४,५,३,२;३;५,४,२,५;१३,
६,१,१; ७,१,१४; अतितिष्ठसि
श. १०,६,१,९; अत्यतिष्ठत्. श.

४,५,३,२;३; १३, ६, १,१;७,१,
१४; तैआ. ३,१२,१; अतितिष्ठे-
यम् श. ४,५,३,२;१३,६,१,१;
अत्यष्टात् श. १३, ५,४,१२.
अतिष्टा- -ष्टा श. १३,५,१,९^३;
-ष्टाऽइव श. ४,५,४,२^३; -ष्टाः श.
५,३,३,६^३; १०,६, १, ९;११;
१४,५,१,२^३; -ष्टाम् श. १०,
६,१,९^३.
अतिष्टा-वन्(वनिप्)- -वा श. ५,
४,२,५^३; -वानः श. ४,५,४,१;२.
अति-संसाद्धि- -म् सं. ३.
अति-सन्धु- -म् श. १,७,४,३.
अति-सर्व- -र्वेण ऐ. ८,७.
अति-साम (←मन्+अच्), -माय
जैउ. ४,११,५,१५.
अति/सृ, अत्यसरिष्यन् जै. १३९.
अति/सृज्, अतिसृजते शांआ. ३,
२^३; अति...सृजेते श. १,९,३,२;
अतिसृजन्ति गो. २, २, १८;
अति...सृजाभि सं. १,७,२; अति-
सृज्ये ऐ. ३,४२^३; अत्यसृजते; श.
१४,४,२,२३;२६;
अतिसृष्ट- -ष्टः श. १२,६,१,३८;
का. १,३,३,१०.
अतिसृज्य- -ज्यः श. १,९,३,२.
अति-सृष्टि- -ष्टिः श. १४,४,२,
१४^३; -ष्ट्याम् श. १४,४,२,१४.
अति/सृप्, अतिसर्पति श. ६,
६,३,६; तै. ३,१०,८, १; अति-
सर्पति श. ६,६,३, ६; अतिसर्प-
न्ति तां. २५, १५, ४; अत्यसृपत्
ऐ. ४,२७;७,३; अतिसिसृप्सति
श. ४,६,९,१६; अत्यसिसृप्सत्
श. ४,६,९,१६.
अति-स्तन- -नः शां. १३,२.
अति-स्रुत(√स्रु)- -तः श. ५,५,४,
२२.
अति-स्वप्(√स्वप्)- -मः ष. ५,४.

अति/स्रु, अतिस्वरति तां. १३,१२,
११.
अतिस्वार्थ- -र्थः सा. १,१,१४.
अतिस्वार- -रः तां. ८,९,१४;
-रेण तां. ८,९,१५;१६;१७.
अति/हन्, अत्यजिघांसत् § ऐआ.
२,४,३.
अतिहत- -तौ श. १०,५,२,१३.
अति/हा, अतिहाय तै. २,१, ४,४;
तां. १२,११,१९.
अतिहान- -म् श. ४,२,३,४.
अति/हृ, अतिहरति श. ३,४, ३,
२२; अतिहरति श. ३,४,३, २२;
५,१,२,१७; ष. २,३.
अतिहृत्य श. १, १,१,२१;८,७,
२,५.
अतिहरत्- -न् शां. १,७^३;
अति-ह्रस्व- -म् तै. ३,४,१९,१.
अतीकाश(←ति)- -शः शां. ८, ५,
-शाः ऐ. ८,१७; -शान् ऐ. ८,१२.
अतीत्वरी(नति/इ+करप्)- -म् तै.
३,४,११,१.
अतीन्द्रिय(तिऽइ)- -म् ऐ. १,१३.
‡अतीपान(अति/१पा)- -नात्
तैआ. १०,१,१३.
अतीरेक(ति/रिच्)- -कः श. ४,
५,१०,८.
अतीरोक(ति/रुच्)- -काः जै.
११७.
अतीषङ्ग(तिऽस)- -ङ्गः आ. २,२४,
३,२५,८; ९; -ङ्गाः आ. २,४,७-९.
अत्यसल(तिऽअं)- -म् तै. ३, ४,
१९,१.
अत्यह(तिऽअहस+अच्)- -हः तै.
३,१०, ९,३.
अत्यग्निष्टोम(तिऽअ-)- -मः सा. १,
४,३; गो. १,५,२३.
अत्यग्र(तिऽअ-)- -ग्रः जैउ. ३,१,
५, ६.

† शाखान्तरीयपाठस्तु 'अति/२विद्' इत्यत्र द्र. । ‡ 'अतिष्ठः' इत्येवं यथासुपा. सर्वत्राप्यलक्षणे अतिस्तलेखविषयश्च ।
मध्यादात्तस्तु नितरां दुर्घटः । § पाठभेदाद्/गमे रूपमिति संदेहः । अति/ गम् द्र० । यथासुपा. अति दुर्घटः ।

अत्य(-तिऽअ-)नु/वच्, अत्यनूचिषे
जै. ९५.
अत्यनूक्त- -म् तै. ३, ७, ११, १.
अत्यन्तिक-(-तिऽअ-) -के श. ३, ५,
३, १९.
अत्ययन(-ति/इ)- -म् जै. १; २.
अत्यराति(-तिऽअ-)- -तये ऐ. ८, २३;
-ति: ऐ. ८, २३; -तिम् ऐ.
८, २३.
अत्यर्ज-(-ति/अर्ज), अति... अर्जते
ऐ. ३, ४२; अती... अर्जति ऐ.
३, ४२, अत्यर्जति ऐ. १, १०;
अत्यर्जसि ऐ. ३, ४२; अत्य-
र्जन्ति ऐ. १, १०; ७, २६; अत्या-
र्जन्त ऐ. २, २५; ३, ४२; अत्या-
र्जन्त ऐ. २, ८.
अत्यर्द-(-तिऽअ-)अत्यर्दः आ. २, ४४८.
अत्यर्ह-(-ति/अर्ह), अतिऽइव...
अर्हति ऐ. ४, ११; अति... अर्हांत
ऐ. ४, ११.
अत्यल्प- -म् गो. २, ६, १४.
अत्यश्(-ति/रअश्), अत्यश्नाति श.
१, १, १, ९; ११, १, ७, १; का. २,
१, १, ७; अत्यश्नात् का. १, १,
४, १; २, १, १, ६. अत्याशन द्र.
अत्यस्(-ति+√/अस्), अत्यस्ति का.
२, १, ४, १०; अत्यस्तु ऐ.
१, १०.
अत्याकृ(अति+आ/कृ), अत्याकुर्वन्ति
श. ३, २, ४, २२.
अत्याक्रम-(-ति + आ/क्रम), अत्या-
क्रामति तै. ३, ३, ७, ७; ९; अत्या-
क्रामत् गो. १, ३, १५.
अत्याघां(-ति + आ/घा), अत्या-
दधाति ऐआ. ५, १, ३; अत्यादघौ
जै. ४५.
अत्यानन्द(-तिऽआ-)- -न्देन श. ६,

२, १, ६.
अत्यानी(-ति + आ/नी), अत्यानयति
तै. १, ६, ९, ४.
अत्यायम्(-ति/इ+णमुल्) ऐआ. २,
१, १; श. २, ५, १, ४; का. १, ४,
३, ४.
अत्यायु-पात्र- -म् तां. १, २, ४; ६,
५, ३; ७.
अत्यायुस्(-तिऽआ-)- -षम् तां. २, ५,
८, ३.
†अत्याशन- -नात् तैआ. १०, १, १३.
अत्याश्रावित(-ति+आ/श्रु)- -म्
तै. ३, ७, ११, १.
अत्युक्थ-(-तिऽउ-)- -क्थ्यः ऐ. ३,
४१.
अत्युद्य अति/वद् द्र.
अत्युन्मन्थ-(-ति+उत्/मन्थ)अत्युद-
न्धात् जै. १९८.
अत्यु-(-तिऽउ-)-द्/हा, अत्युञ्जिहीते
श. ५, २, १, १४.
अत्युपयज्(-ति+उप/यज्), अत्यु-
पयजति श. ३, ८, ४, १८; अत्यु-
पयजति श. ३, ८, ४, १८; अत्यु-
पयजेत् श. ३, ८, ४, १८.
अत्यूर्वाक्ष-(-तिऽऊर्ध्व/अक्षि→क्ष)-
-क्षः तैआ. १, ६, १.
‡अत्योत्(-ति-ओत्)- -त्तः तैआ. १,
१०, ४.
अ-तितिक्षमाण(√तिज्)- -णः श. २,
३, ३, १.
अतिथि(√अत्)- -थयः तै. ३, ७, ९,
१; तैआ. ७, १, १; -थिः ऐ. १, १६;
४, २०; ऐआ. १, १, १; शां. २, ३,
३; श. ३, ४, १, २; ५, ४, ३, २, २;
६, ७, ३, ११; ८, १, १४; तै. २,
४, १, १; ७, १०; ७, १२, ५; तैआ;
१, ८, ७, ८; १०, १०, १; ५०, १,

आ. १; गो. १, १, ३१; -थिभ्यः
सा. १, ३, ६; -थिम् ऐ. १, १६;
१७; ५, ६; ऐआ. १, १, १; शां.
२, ३, १; शांभा. १, २; श. ४, २,
४, २४; ६, ८, १, ६; १३, ५, १,
१२; तै. १, २, १, १०; २, १, ३,
९; ४, ३, ६; तां. ४, ६, २१; १४,
१२, १; -थेः श. ३, ४, १, ११.
‡अतिथि-देव- -वः तैआ. ७, ११, २.
अतिथि-मत्- -न्तौ शां. ८, २.
अतिथिमती- -ती ऐ. १, १७;
-त्यौ शां. ८, २.
अ-तिरश्चात् तैआ. १, ६, १.
‡अ-तिरोहित(तिरस्/धा)- -त्तः शां.
१८, ४;
अ-तिष्ठमान, ना(√स्था)- -नाः श. ३,
४, २, १; ५, ३, ४, २१; -नात् श.
३, ७, ३, ११; १३.
अ-तीक्ष्णाम्(-क्षण-अ-)- -मः श. ५,
२, १, ७.
‡अ-तीर्थ- -र्थम् जै. १३९; ष. ३, १;
-र्थेन श. ११, ४, २, १४.
अ-तुष- -षान्ऽइव श. २, ५, २, १४;
का. १, ५, १, १२.
अ-तूर्त(√स्वर)- -र्तः ऐ. २, ३४;
श. १, ४, २, १२; तै. ३, ५, ३, १.
अ-तृणाद- -दः श. १४, ४, ३, ५.
‡अ-तृप्त- -म् सं. ३.
अ-तेजस्- -जाः तै. ३, ७, १, १.
अ-तेजस्क- -म् श. १४, ६, ८, ८.
अस्ति(√अद्)- -स्तिः श. १४, ५, २, ६.
अस्तिच्छन्दस्- -न्दाः श. ८, ६, २, १३.
अच्(√अद्)- -त्ता ऐ. ८, १२; १७;
ऐआ. २, १, २; श. १, ३, २, ११; १५;
५, ४, १८; ८, ३, ५; ६; ४, २, १, ३;
४; ९; १६; ५, ४, ४, २०; ६, १, २,
२५; ७, ५, २, १४; ८, ६, ३, ५; १०,

† पाठोऽतिविकृत इवाऽऽभाति । 'अत्याशनात्' इत्यस्य लक्षणानुसारिखं स्यात् । मध्यस्थस्याऽऽस्तु वैयर्थ्यं स्फुटम् । ‡ अतीव वैकृतं गतः पाठः । अति-उत्/मन्थे रूपं स्याल्लि । § 'अत्यऽकृत' इति साध्यायो विभागश्चिन्त्यः । तथात्वेऽन्तोदात्तत्वाऽनुपपत्तेरिति दिक् । विस्तरस्त्वन्वयत्र ० । † 'अतिलोहित' इत्यानन्दाश्रममुपा. चिन्त्यः । ‡ 'स्वर-रहितमुपा. चिन्त्यः । तदनुसर्तिख । ‡ 'अ-दुःखम्' इति या. (२, ४) पाठः ।

५,२, १८; १९; ६, २, १^२; २, ३; ४;
५, ५; ११, ७, १, ३; १४, ५, २, ६;
जै. १०६; -त्तारः श. १३, ८, १,
१; जै. १०६^२; -त्तारम् श. १, ३,
२, १२; १४; ५, ४, १९; २०; ८, ३,
५; ५, ४, ४, २०; २१; ७, ५, २, १४;
८, ७, १, २^२; २, २^२; ९, ४, ३, ५;
१०, १, ३, १; -त्तुः श. ६, १, २,
२५; जै. १०६; -त्रे श. ४, २,
१, २९.

अत्नी- स्त्री ऐआ. २, १, २.

अत्य(√अत्)- त्यः श. १३, १, ६,
१; तै. ३, ८, ९, १; १०, ८, १; तां.
१, ७, १; -त्यम् ऐ. ५, १६; ऐआ.
१, २, १.

अत्र ऐ. १, १७; २१; २९; २, ७; १९;
२६; २८; ३; ३; ७; १७; २१; २२;
२८; ४, ८; १४; २०; ५, ७; ऐआ.
२, ३, ६; शां. ३, ९; ८, २; १०, ६;
१७, १; १८, ८; १९, ५; २४, १;
२७, १; २९, ५; ३०, ४; शांआ. १,
५^२; २, १०; ११; ७, २; ८, ११; श.
१, १, ३, १२; ४, ३; १७; १८; २, २,
११; ३, ७; ५, ९; १०; १४; ४, ४,
१०; ५, ४; ५, १, २०; का. १, २, २,
८; ३, ८; ३, ३, १७; ४, १, ४; ३,
१०; ५, १, २५; ३८; ६, १, ९;
२४; २, ८; २, १, १, २; तै.
१, ४, ७, ३; ३, १, ४, ५; ७;
८; १०; १५; ५, १-१५; तैआ.
१, २, ४; २, ४, १; ६, १; ४, ७,
१; ५, १, ७; ६, ५; ६, १, ३; ३, २,
१; ४, १; ७, २; ९, १; जै. ११; ८५;
८९; १०८; १२२; १२७; १४४;
१५१; १७६; १८४; १९२; जैउ.
१, ३, ३, ६; ४, ३, १; १७, २, ३; ३, ५;
८; १२; ४, ९; ३, ३, १, ४; तां. ६,
८, २४; १९, ३, २; सा. २, ४,
२; ३, ६, १; मं. १, १, २; २, ३, ६;
७, १; गो. १, १, १४; २, ७^२; २,
३, १२.

अ(त्र→)त्रा तैआ. ६, ३, २; ५, ३;
७, १; जैउ. १, १७, ३, ५; ८; १२.

अत्र-सद्- -दः जैउ. ४, ११, ३, २.

अ-त्र(त्सु→)त्सु(√त्रस्) श. १, ९,
१, ५.

अत्रि- -त्रयः ऐआ. २, २, १^२; शां.
२४, ३^२; ४; -त्रिः श. १, ४, ५,
१३; ४, ३, ४, २१; १४, ५, २, ६^२;
तैआ. १, ११, २; २, १९, १; जै.
१४५; १९९; तां. ६, ६, ११; २१, ९,
२; गो. १, २, १७^२; ३, १९^२; -त्रिणा
तैआ. ४, ३६, १; मं. २, ७, १; -त्रिम्
श. ४, ३, ४, २१; तां. ६, ६, ८; -त्रेः
आ. १; १९; ८०; ८८; ३७१; जैआ.
१, ८८; ३१९; ३७१; २, ४.

अत्रि-वत्(वतिः) तै. २, ४, १, ५;
तैआ. १०, १, १६.

अत्रिन्(√अद्)- -त्रिणः ऐ. २, २; ष.
३, १^२; -त्रिणम् ऐ. १, १६; २, २;
तै. २, ४, १, ७; ष. ३, १^२.

अ-त्वक्- -गु श. ५, २, १, ६.

अ-त्वरमाण(√त्वर)- -णःऽह्व शां.
१५, ३; ४.

अ-त्विष्- -षम् गो. १, १, ३२.

अत्सरक- -कैः तां. २५, ४, ४.

अथ ऐ. १, २; ६; ८; १३; १४;
१६^२; २२; २९^२; ३०; २, २;
३; ५; ऐआ. १, १, १; २, २; ४, २^२;
५, १; २; २, १, २; ३; २, ३, १,
१; २, २; ५, १, ४; २, २; ३, २; ३, २;
शां. २, ५; ३, २; ४; ६, ५; ११;
१३; १२, ४; १५, १; २३, ४; २८,
३; २९, २; शांआ. १, ३; २, १;
३, २; ४, ३; ५, ३; ६, १; ७, २; ८,
९; ९, २; १०, १; ११, ४; १२, ८;
१३, १; १५, १; शा. १, ६, ३, ४; २,
१, १, २; ३, १, ३, २; ४, १, ३,
१६; ५, २, ४, २; ६, २, १, ११; ७,
४, २, ८; ८, १, ३, ४; ९, ५, १, ३७;
१०, ४, ३, १४; का. १, १, १, २;
२, १; ३, १; ४, ९; २, १, ३; ३, १३;

३, १, १०; ६, ४, ७; २, १, १, ५; २,
१, १; ३, १७; तै. १, १, २, ३; ४,
४; २, २, ५; ४, ३; ६, २; ४, ३, ५; ४,
१; १०, ४; ५; ३, ८, ७, ३; तैआ. १,
९, ३; १४, ३; १५, १; १७, १; १८, १;
२३, ५; ६; ५, १, ४; ४, ६; ५, ३; ७, ३,
१; जै. १; २; ३; ४; ६; ११; १२; १५;
१६; १७; २१; २३; २५; तां. ४, ५,
१९; ८, ७; ५, ६, ४; ६, ७, ११; ७,
२, २; १६, ९, १; १७, २, १; १८,
८, २; १९, २, १; २०, १२, १; जैउ.
१, १, १, ६; ३, ४; ७; ५, ४; ६, ५; ३,
४, २; ४, १, ६; ५, १, १; १२, ४, १;
१४, ४, ६; ष. १, १, २; ३; ४; ५^२; ६^२;
७; २; ३^२; ४^२; ९^२; १०^२; ३, १; ८;
सा. १, २, १; ३; ५; १०; २, १, १; २,
१; ३, १, ८; ९; ५, १; आ. १; १, १;
१४५; २, ४, ७; ५, १; ७, १; सं. १;
२; ३; ४; ५; वै. २, १; ३, १; २२; वं.
३; मं. १, ७, १०; २, ४, ८; ७, ३;
जैआ. १; ष. गो. १, १, ४^२; १२;
२, १६; ३, १९; २, ३, १२.

अथवा शां. १२, ४; ष. २, ६; ७; ८;
जैआ. प.

अ(थ→)था श. २, ३, ४, १३; ४, २, ४,
२३; ५, ३, १०; ६, ७, ३, ८; ७, १,
१, २८; ९, २, २, २१; २२; तै. १,
२, १, १६; २, ४, २, ६; ५, ८, ८; ७,
१७; २; ८, ९, ६; तैआ. ६, १, ४; ३,
१; ५, ३; ष. १, ४; २, ५; ६; ७.

अथो(थउ) ऐ. १, ६; ७; ११;
२६^२; २८; २, ६; १५; २२; २६;
२८; ३५; ऐआ. १, १, २; ३; ४; २,
१; ४, २; ५, १; २; २, १, ६; शां. १,
४; ५; ५, ४; ७; ८; ४; १२, १; १४,
३; १५, १; ३; १६, १; शांआ. १, १^२;
५; २, १^२; ३६; १७; ५, १; १२, ४;
शा. १, ७, १, १२; २, ३, ५, १, १,
२०; ५, २, १५; २०; ३, ३, १८;
३, १, ३, ३, ३, ३, ३, १; तै. १,
१, २, १, ३, ३, ३, १; तै. १,

१,२,१;७;३,२;४;८;४, ३;५, १;
६;६,८;८,२;५;९,६;२,४, ७, १;
तैआ. १,२२, १०; ४, ३६, १;
५,४,३;३;१०;१२;६,२; १०; ८,
२,१; जै. १४;१६;१७;४७; ८८;
८९; ९१;९२; १०१; तां. १, ५,
१८;४,२,१३;६,९;७,८; ९, १८;
९,२३;५,१,१४;५,२१;६,६;१०,
६; ष. १,२;४;२,५;६;७;१०; ३,
७; मं. १,१,७; २, ४, १०; जैउ.
१,१,३,७;४,४,११; ६,३, ३; ७,
२,३;१२,३,५; १७, २, ४; ३,२,
५,५;६;७;९; गो. १, १, ३२; २,
१०; २,३,९.

शुद्ध(थ)घट्टा- -म् तैआ. १,६,३.
अथर्व- -वै तै. १,१, १०, २; ४;
२,१,२५.

अथर्वन्- -वैणः श. ६,४,२,३; १४,
५,५,२२; ७, ३, २८; गो. १, १,
४; ५; -वैणा शां. २२, ६;
-वैणाम् शांआ. १४,१; श. १३,
४,३,७; तै. ३,१२,९,१; गो. १,
१,२२;२९;२,२४;५,२५; -वैणे
श. १२,६,१,१८; -वैभिः गो. १,
१,५; ५, २४; २५; २, २, ५;
-वैभ्यः तै. ३, ४, ११, १; -वै
ऐ. १, १६; श. ६,४,२,१; २;
१२,६,१,१८; १४,५,५,२२; ७,
३,२८; गो. १,१,४;१५;२, १६;
-वैणः श. १३, ४,३,७; तां. ८,
२, ६; जै. २०९; गो. १, २,
२२; ३, ४; ५, २४; २, ३, ९;
-वैणम् गो. १,१,४;५.

अथर्वन्व- -म्. गो. १,१,४.
अथर्वन्वेद- -दम् गो. १, १, २०;
२९; -दे गो. १,१,२५.
अथर्वजिह्व- (वैऽअ-) -रसः श.
११, ५, ६,७; १४, ५, १०; ६,
१०, ६; तै. ३,१२,८,२; तैआ. २,९,

१; १०,१; ११,१; गो. १,१,१३;
२९; ३, १९; -रसाम् गो. १,३,३;
-रोभिः गो. १,३,२; २,२, १४.

अथर्वजिह्वो(-रऽऽ) विद् (√विद्)-
-दम् गो. १,२,२४; ३,१.

√अद्, अत्ति ऐ. ४, ३; ११; ऐआ. २,
१,२; ३, १; श. ३,६,४, ११; ६,
५,४,१६; ६,३,६; ७,५,१, १६;
१७; १८; १९; ८, ३, ४, ३; ५, १,
१७; ६,२,१३; ७, ३, ३; १०, ६,
५,५; १२,९,१, १; १६; १३, २,
९,८; ५,२,८; १४,४,१, १९; ३,
१,७; तै. १,३,२,४; २,३, ५, ५;
६; ३,१०,१०,४; तैआ. ८,२, १,
१०,६४,१; तां. १०,४,५; १४,५,
२८; १५,५,२३; १७,८,३; १९,
४,८; १०; २१,२,१; ष. १,७; २,
१; जैउ. १,४,१,४; ३,१, २, ४;
१७; जै. ८८; अदन्ति ऐ. ५,३; ८,
२४; ऐआ. २,३,१; श. ७, १, २,
४; १०, १, ४, १२; ११, १, ५,
३; ६,१,५; ६; १४,१, १, १४; तै.
२,८,८,३; तां. ८, ४, १; १२; मं.
२,४,४; जै. १४४; १९८; गो. १,
३,१९; अन्नि तै. २,८,८, १; ३;
तैआ. २,६,२; ९,१०, ६; अदन्
ऐ. ८, २४; अत्स्यति श. १२, ५,
२,११; १३, ६,२, १; अत्स्यन्ति
श. १२,५,२,११; तां. ५, ६, ९;
अत्स्यामि शां. ४,१४; ६, ३; ४;
५; ६; ७; ८; ९; अत्तु ऐ. २, २४;
श. २,५, १,१; तैआ. ६, १२, १;
मं. २,८,१४; जैउ. ३,२,५, ५; ६;
८; अदन्तु ऐ. २, १३; तै. ३, ६,
३, ५; अद्धि श. ७, २, १, १५;
१३, २, ६, ८; तैआ. १,३,१,३;
अत्त श. १३,२, ६, ८; ष. २, २;
अदानि श. २, २, ४९; अदाम
ऐआ. २,४, २; श. ७, १, २, ४;

आदत् जै. ८८; आदन् तै. २, १,
५,३; तैआ. ५, १, ५; जै. १८;
आत्तम् ऐआ. २, ३, ६; अद्यात् ऐ.
८, ७; ऐआ. २, १, २; श. २, २, ४,
३; १४, १, १, ८; का. १, २, ४, ३;
तै. १, ३, १०, ६; ४, ३, २; ३, ७, ३,
२; ष. १, ७; जैउ. १, ६, ३, ८;
गो. १, २, ४; अद्युः ऐआ. २, १, २;
श. ११, ५, १, ८; १४, ६, ९, २६;
जै. १६५; अद्याम् श. २, ३, २, ९;
१०; १२; आत्स्यत् श. ९, २, ३, ४८.
अद्यते शां. १२, ८; श. ७, २, ४,
१४; ४, १, ४, ५; १, १२; १३; ९, ३,
२, ३; ४; १०, २, २, ७; ८; ४, ६;
१२, ८, ३, १७; १४, ४, १, १८; ३,
२; ५, २, ६; ८, १०, १; का. १, २,
४, १; तै. १, ३, ७, ७; ८, ३; ३, ३, १,
४; तैआ. ८, २, १.

आदयन्ति श. २, ५, १, ६; का. १,
४, ३, ५; तै. १, ८, ४, १; तां. ५;
८, १; २; १८, १, ११; आदयेत् ऐ.
५, २७; ७, ३.

अत्तवे का. १, ६, १, १४.
अत्तुम् श. १०, ६, ५, ५.
अत्स्यन्- -स्यन् जै. ७; -स्यतः श.
२, २, ४, ७; ९; का. १, २, ४, ६; ७;
अदन्- -न्तम् तै. २, ८, ८, १; तैआ.
९, १०, ६; जैउ. ३, १, २, ४; १७.

अष्टमान- -नः श. ३, ८, ३, ३०; १०,
६, १, ८; तां. ६, १, १०; -नम् श.
८, ३, ३, ७; तां. २१, २, २;
-नस्य श. १०, ४, १, १८; तां. २१,
२, २; -नाः तैआ. १, ८, ६; तां. २१,
२, १; -नान् श. १०, ६, १, ५; ६; १०;
११; -नानि श. १४, ४, ३, १; ६.
आद्य- -द्यः तां. ६, १, १०; -द्यम् श.
१०, ६, २, १.

अत्ति-, अत्तिच्छन्दस्-, अत्तु-,
अत्तिन्-, अत्ती-, इ.

† अस्पष्टः पाठः । तु. ऋ० ८, ९६, १३; साम. १, ३२३; कासं. २८, ४ । ‡ अथ. ३, ३७; शांश्री. २, १४, ३; तु

अ-दक्षिण- -णः ऐ. ६, ३५; श. ६, २, २, ४०; -णम् श. १, २, ३, ५; २, ४, ३, १४; ४, ५, १, १६; का. २, २, १, १९; -णाः गो. १, ५, ७; जै. १३६; -णेन श. १, २, ३, ४; का. २, २, १, १८^३.

अ-दक्षिण-वत्- -वद्भिः गो. १, ५, ८.

अ-दक्षिणीय- -म् श. ४, ३, ४, १५.

अ-दण्ड्य- -ण्ड्याः श. ५, ४, ४, ७; -ण्ड्यम् तां. १७, १, ९.

अ-दन्त(←दन्त)- -ति श. ४, ४, ५, २३.

अ-दत्त- -त्तम् शांआ. ४, १; २; -त्तयोः जै. २०४.

अ-दन्तक- -कः शां. ६, १३; श. १, ७, ४, ७; गो. २, १, २; -काः श. ११, ४, १, ५; १२; -काय श. १, ७, ४, ७; तै. ३, ८, १८, ४.

अदन्तिका- -काः गो. १, ३, ७; ९.

अ-दब्ध, द्धवा- -ब्धः ऐ. ७, ८; श. ३, २, २, २३^३; तैआ. २, ५, ३; सं. १, ६, ३, ४; -ब्धम् शांआ. ७, १; ९, १; -ब्धवा श. ११, ५, ९, ५; -ब्धानि तैआ. १, ११, २; -ब्धासः श. २, ३, २, २१; का. १, ४, १, १६; -ब्धेन श. १, ३, १, १९; का. २, २, ४, १६^३; -ब्धेभिः तै. २, ४, ४, ७.

अदब्ध-व्रतप्रमति- -तिः ऐ. १, २८; श. ६, ४, २, ७^३.

अ-दब्धायु(=दधआ)- -यो श. १, ७, ३, २०^३; तै. १, २, १, २५.

अ-दशैनीय- -म् जैउ. १, १८, ५, ३; २, २, १, ७.

अ-दशान्- -भिः श. ३, ३, ३, १८.

अ-दश-मात्य- -म् श. ४, ५, २, ४.

अदस् →

अद- -दः ऐ. १, ११; १५; २९; २, ११, २५; ३, ५; २२; ४, १४; २०; २७; ऐआ. १, ३, ३, ४; शां. ३,

३; श. १, ६, ३, ७; ४, १४^३; ७, १, ६; १६; ३, १३; ४, १४; ८, २, ४; ३, २३; का. १, २, १, २; ६; २, १०; ३, ५^३; ४, ७; ३, ४, ७; ४, २, १; २, १, ३, १२; १५; तै. १, १, ३, ३; २, १, २; २३; ८, ८, ५; तैआ. १, २, ७, ६; ३, १५, २; ४, ४२, २; तां. २०, १६, ६; सं. १, ५, १३; जै. ६^३; १०; ११; २५; ३९^३; ५५; ९२; १०३; १३०; १३८; १५१; १६८^३; जैउ. १, ४, ४, १०; ११; १६, २, ३.

अदोमय(=दऽमयट्)- -यः श. १४, ७, २, ६.

अमी- -मी श. ४, १, ५, १३; ५, ३, ३, १२; ४, २, ३; ७, ४, १, ३०; १४, ९, १, १८; तैआ. १, ६, २; ११, २; २, ६, १; जै. १३६; १४१; -मीषाम् तैआ. ३, १५, २; जै. १३६.

असु- -नः तै. ३, २, ४, ७; -ना ऐ. २, २५; शां. ८, ८; तै. १, १, १, ५; तैआ. ४, १०, ३; ५, ८, ७; -म् ऐ. १, २^३; २१^३; ४, २१; ६, ८; ९; ३५; शां. २, ९; ६, ११; १२, ४; ५; २०, ४; २४, ४; २५, १; शांआ. १, ८^३; श. १, ८, १, ३१; ८, ३, १६; २, १, २, १३; ३, ३, ८; ४, ४, ११; ६, ४, ९; ३, १, १, २; १, २, २०; ४, १, २३; ५, २, ८^३; का. १, १, ४, १४; ६, ४, ९; २, २, २, ९; ३, १६; ४, १४; तै. १, १, ७, ३; १, ८, ६; २, ६, ७; ३, ३, ७; ७, ३; ८, ४; ४, १, ४; ८, ५; २; २, ७, ४^३; ८, २; तैआ. १, ८, ४; २२, १०; ३, १३, २; ४, ३, ३; २२, १; २३, १; २८, १; ३७, १; ३९, १; ५, ३, ८; ४, ९; ६, ९; ८, ६, १^३; तां. १, २, ६; ७, १०, ६^३; ९, ७, १२; १६, १२, ४; १७, १२, १; १३, १८; १८, ६, २७; २०, १, ३; १६, १;

मं. १, १, २; ६, २०; २१; २२; जै. ६; १५; २०; १०१; १४१; २००; २०९, जैउ. २, ३, ३५; सा. ३, ६, १२; गो. १, २, १५; -या श. १, ८, १, ९; ३, १, ३, ४; तां. ६, ६, ५; जै. ९; १९८; -या† श. १, ६, ३, १७; ७, २, १३; १४; १५; ४, ५; ३, ८, १, १४; ६, ३, ३, २६; -ष्मात् ऐ. ५, ३०; ३१; ६, ९; शांआ. ४, ३-५; श. ४; १, १, २२; ६, २, ३, ३७; तैआ. १, २७, ५; तां. ६, ६, २; ८, १, १०; ९, २; १६, ६, ६; १०, ८; ष. ४, १; जै. १४; ६९; १७७; २००; -स्मिन् ऐ. १, ११; ३, २३; २५; ४, १५; २१, ५, २८; ७, १०; ८, १४; १९; ऐआ. १, ४, ३; २, १, ३; शां. ७, १०; ११, ३^३; १४, ३; शांआ. ७, ४; ९, २; श. १, ६, ३, ४१; ४, १६; २, ३, ३, २३; ४; ८; ११; ३, ६, २, २; ८, ३, ३७; ४, १, १, २३; २५; ३, ४, ५; तै. १, १, ८, २; ३, ३, ४; ४, ९, ५; ५, २, ३; ६, ४, २; ८, ३; ७, १, १; २, २, ५, ६; ३, ३, १; ३, २, ७, ५; तैआ. १, २, २, ८; ५, ४, ९; ७, १२^३; ९, ३; तां ५, ७, ९; ६, ६, ३; ९, ८, १०; १३, ४, १०^३; १८, ७, ७; १०, ५; २०, १६, ७; ८; २१, १, ९; गो. १, ५, १४^३; २, २, १; ३, २१; ष. १, ६^३; २, ८^३; जै. ६^३; ८१; ८६; १०३^३; १४३^३; १४४^३; १५३; १६५; १८७; जैउ. २, ५, २, २^३; ३, १, ३, ५; ३, १, ७; सा. १, १, २; -ष्मि ऐ. ४, १६; श. ३, ९, ४, १७; १८; ५, ३, ४, ५-२१; १३, ३, ५, २^३; का. २, १, २, १४; २, ३, २१; तै. ३, ९, ३, १; १५, १; तैआ. ५, ७, ३; तां. ६, ८, १५; ७, १०, २; जै. ९३; १५३; गो. २, २, ८; -ष्य ऐ. २, १, ७, १, २, ३, २; ऐआ.

† MVG(112f.n.4) इत्यत्र भ्रमात्मकमुदङ्कनं द्र० । स्वरभेदस्तु प्रादेशिकतया न्याख्येयः । विभोषः पारि. द्र० ।

२,८,१४; शां. ३,३; ११,४; १४, ३; २०, ४; २६, १६; १७; शा. २, १, २,८; ४, १, १, १७; १८; २, १७; २, ४, २०; ५, ४, २, ३; ९; ७, ५, १, ३; का. २, १, ४, ५; २, २, ५; तैआ. १, २२, ३; ३, १४, ३; ४, १०, ३; ५, ८, ७; १०, ६; ६, ७, ३; १०, ७, १; तां. १, २, ९; २०, १६, ९; सं. २, ८, १४; जै. २६; ७५; जैउ. २, २, २, २; -ध्याः ऐआ. ३, २, ५; शांआ. ८, ९; शा. १, ७, २, १६; १८; का. १, १, १, ४; तै. १, १, ३, २; तैआ. ५, ४, १०; तां. ६, ६, २; ६, ३; ९, ४, १८; -ध्याम् ऐ. ४, २७; तै. १, १, ३, ३; तैआ. १, २४, ४; जै. ६; १६५; -ध्यै शां. ४, १४; शा. ४, १, ५, १६; ५, ३, ३, १२; ४, २, ३; जै. ३८; १८२.

अमुतः शा. १२, २, २, १; का. १, ६, २, ७; तै. १, २, २, ५; तां. ८, ७, १; जै. ३८; ३९; १०३; २००.

अमुतःप्रदान- नम् ऐआ. २, १, २; तै. २, २, ७, ३; ११, ५; -नाक् जै. ३२; १०३; २००.

अमुत्र शा. १०, १, १, ४; का. १, २, ३, ४; २, २, १, ४; तै. ३, ७, ६, १.

अमुथा झ. ३, ४, २, १३.

अमुर्हि शा. १४, ४, ३, ३४.

अम्- मू ऐ. ८, ७; गो. २, ३, ८; -मूः शा. १, ८, १, ९; ४, ४, १; १३, ८, २, ३; ६, ४, ११; का. १, ४, ३, ४; तां. १५, ७, ६; जै. ८८; -मूक् झ. २, ६, १, १५; ३, ५, १, ३१; ४, ४, ११; तैआ. १, ३, २, ३; ९, ५, १, १२, ३; -मूनि शांआ. ७, ४; शा. ७, ५, २, ४३; १२, ५, १, १२; का. १, १, ४, १४; तैआ. १,

१४, २; -मू ऐ. ४, २७; शा. १, ७, १, १७; २, ११; १५, २, ३, १, २२; ४, ४, १४; ३, २, १, १८; २३; ४, २, २, ६; १२; ३, ५, ७; ७, ३, १, ३०; ४, १, २०; २, १८; का. १, ३, ४, ८; २, १, ३, १३; तै. ३, २, ३, ७; ७, ४, १६; तैआ. १, १३, १; जै. ९१; ९२; १०१; १८२.

असु- सौ ऐ. १, ७; १३; ३०; २, ३४; ४१; ३, ६; २९; ३४; ४१; ४, ४; ९; २०; शां. २, १; ३, ३; ४, ३; ८, ४; १४, ३; १७, १; १८, ९; २३, ४; २६, १७; २७, ५; शांआ. १, ४; ५; ३, ७; ४, ४; ११; ७, ४; १३; १४; ८, ३; ६; ९; ९, ७; १४, १; शा. १, ६, ३, १७; ७, २, ११; १५; १६; १७; १८; १, ८; १०; १२; २, १, १, ६; २, ८; १८; ४, २८; २, १, १६; ४, २, १६; १९; २३; ६, १, ३४; ३६; ४१; ३, १४; का. १, १, १, ४; २, ५; १२; ३, २; ८; ४, २५; २, ४, ५; ३, ३, १४; १६; १९; ४, १, १३; ६, १, २३; २४; २७; ३, १०; २, १, ४, १२; २, १, १; ४; २, ८; तै. १, १, ६, ३; ७, २; ८, २; २, ३, ३; ४, ६, ३; ६, ५, २; ८, ९, १; २, १, ६, ५; ४, २, २; ५, ५, ६; तैआ. १, ८, २; १४, १; २; २२, ३; ९; १२; २४, ४; २, २, १; १३, १; ४, ८, १; ११, ६; तां. २, १७, ४; ३, १०, २; ४, ३, ५; ६, ४, ५, २, ३; ६, ७, २४; ७, ६, १७; ष. १, ३; २, ४; ४, १; सं. १, ३, १०; ५, ७; १४; १५; १९; ६, १७; १८; १९; २३; २४; २५; २, ६, ७; ८; जै. ३, ४; ६; १५; २०; ३८; ८१; ८८; ९०; ९२; १०३; १०६; १११; जैउ. १, १, १, ५;

४, १; १६, १, ३; १७, २, ८; २, ३, ३, ५; ८; सा. २, ५, ३; गो. १, १, ३१; २, २२; सौ तै. ३, ५, ३, १. असक- सौ शा. १३, २, ९, ६; ५, २, ४.

अ-द(स्त→)स्ता(√दस्)- मू तै. ३, २, ३, १२; ७, ४, १७; तैआ. ४, १, १.

अ-दाभ्य(√दम्)- भ्यः झ. ११, ५, ९, १; २; ५; ७; तै. २, ४, १, ११; ६, १; ८, १; ७, ७, ६; -भ्यम् शा. २, ३, ४, २, १; ४, १, ५, ९, २, ३, ४, २; ११, ५, ९, १, ४; १०; का. १, ४, १, १६.

अ-दायाद्- मू शा. ११, ५, ३, ११.

अ-दारस्त्व- त्व तै. ३, ७, ५, १२; तां. १५, ३, ६; आ. १, १३२; जै. २०५; -त्तः तां. १५, ३, ७; जै. २०५; -ता तां. १५, ३, ७.

अ-दारस्त्व- मू तां. १५, ३, ७; जै. २०५.

अ-दास्यत्(√दा)- स्यन् तै. ३, ७, १२, ३; तैआ. २, ६, २.

अ-दितिर्- तये शा. १, ५, १, १७; ६, ७, ३, ८; तै. ३, ६, ३, २; सं. १, ७, १०; -ति शा. ४, ५, ८, १०; -तिः ऐ. १, ८; २१; ३०; ३, २९; ३१; ५, २७; ७, ३; ऐआ. ३, १, ६; शां. ७, ६; ९, ६; शांआ. ७, १६; शा. १, १, ४, ५; २, १, १४; ३, १, १५; १७; ३, ४; २, १, ५, १९; ३, ४, ३४; ३, २, ३, ६; २, ४, १६; ३, १, २; ४, ४, १; ४, १, २, ६; ५, १, २, ४; ५, १, ४, ४; ३, १, ४, ५, ३७; ५, २, ८; ६, ३, ६, १०; ११; ५, २, २०; २१; ४, २; ७, ३, ८; ७, ४, २, ७; ५, २, ३४; ८, २, १, १०; ४, २, ९; ३, ७; ११, १, ३, ३; १२, १, ३, ३; ४, १, ९; ९, २, ११; १३, १, ८, ४; १४, २, १, ७; का. १, २, १, ११; ४, १, २, ४; २, १, ३, १०;

† √अदेर्वा । शा. १०, ६, ५, ५. क्र० ।

४, १२; २, ४, १२; १४; तै. १, १, ६,
५; ९, १; ३; २, ३, ४; ५, २; ४, ३, १;
६, १०, ५; ७, ३, ३; ६, ७; २, ४, २,
७; ६, १७, १; ७, १२, ५; ८, १, ६;
७, २; ३, १, ४; ६, ६; २, ४, ७;
५, ५; ६, १; ७, १०, ५; ८, ११, २;
११, ५, ३; तैआ. १, १३, २; ३;
२, ६, २; ३, ८, १; ४, २, ६; ४२, ३;
१०, २, १, १; तां. १७, ७, ७; जैउ.
१, १३, २, ४; ५; ६; ७; ८; गो. १,
२, १५; ४, ८; -तिःऽइव तै. ३, ५,
१३, ३; ७, ५, १०; -तिम् ऐ. १,
७; ८; शां. ४, १; ७, ८; शा. ४,
५, १, ४; ५, १, ४, ४; ४, १, १५;
७, ५, २, १९; ३४; १२, १, ३,
२; तै. ३, ११, ५, ३; तैआ. १, १, ३;
२, १, २; ६, ६, १, २, १; सं. २, ८,
१५; गो. १, ४, ८; -ते शा. २, ३, ४,
३४; १४, २, १, ७; का. १, ४, १,
२४; तैआ. ४, ८, १; ५, ७, १;
-ते शा. ६, ५, १, १०; तै. २, ७,
७, ५; ८, ६, ५; तैआ. २, ५, १; ६,
६, २; तां. २१, १०, १९; -ते ऐ. १,
९. शा. २, ३, ४, ३७; ३, १, ३, २;
३; १०, ६, ५, ५; १२, १, ३, २;
का. १, ४, १, २६; तै. २, ८, २, १;
२; ३; ९, ७; ३, ६, २, १; तैआ. १,
१३, २; तां. २४, १२, ६; सं. १,
५, २; आ. १, १०२; ३००; ३३२;
जैआ. १, १०२; ३००; गो. १,
४, ७; -तौ तां. १, ५, १९;
-स्या शा. ३, २, ३, १९; ६, ५, २,
२०; ५, ४, २; -स्या शां. ६,
१४; शा. १, १, २, २३; ४, ५;
७; २, १, १४; १५; ३, ३, १, ४;
४, १; ८, २, १, १०; का. २, १, २,
१६; ३, १०; १२; ४, १२; १४;
तै. ३, २, ४, ७; ५, ५; ७; ६, १, २;

तैआ. ४, ८, २; ५, ७, २; गो. १, ४,
८; -त्यै शांआ. १२, १; शा. २,
२, १, १८; १९; २२; ३, ३, ४, १;
४, ५, १, २; ५, ५, २, ८; १०;
६, ५, २, १३; ८, ४, २, ९; ११, १, ३,
१; ३, ५; १२, १, २, १; १३, १, ८,
४; १४, २, १, ८; का. २, २, ४,
१२; तै. १, ५, १, १; ३, १, ४, ५;
६, ६; २, २, ७, ८, ११, २; तैआ.
४, ८, १; ५, ७, १.
अदिति-त्व- -म् शा. १०, ६, ५, ५.
अ-दित्सत्(√दा)- -स्सन् तैआ. २,
४, १; -त्सन्तम् शा. ५, २, २, ६.
अ-दिवा ऐ. ५, ३१.
अ-दीक्षित- -तः ऐआ. ५, ३, ३; शां.
४, ४; ७, ४; शा. ३, १, २, २०; १२,
१, १, १०; तां. २५, १४, २; -तस्य,
शा. ३, १, २, २०; -ताः तां. १७,
१, ९; -ते ऐआ. ५, १, ५.
अ-दीक्षितायन(-तऽअ)- -नानि शां.
४, ४.
अ-दी(न→)ना- -याम् शां. ३०,
११; गो. २, ५, १०.
अदीन-त(म→)मा सं. १.
अ-दीर्घ- -म् शा. १४, ६, ८, ८.
अ-दीर्घ्यत्- -न् तै. ३, ७, १२, ३; तैआ.
२, ४, १; ७, १.
‡अ-दुःख- -खः तैआ. १, ३, ४.
अ-दुःस्पृष्ट(ष्ट→)ष्टा सं. १.
अ-दुःहृत्कवाक्य(दुःऽउक्तऽवा-)- -म्
तां. १७, १, ९.
अ-दुष्ट- -म् ऐ. ७, ५; शां. १०, ४.
अ-दृश्य- -श्यः जै. ८८; -श्ये तैआ.
८, ७, १.
अ-दृशमान, ना- ना शा. ११, ४, २, १६;
-नाः शा. ३, ६, २, २६; तै. ३,
१०, ९, ११; जै. १७६.
अ-दृष्ट, दृष्ट- -ष्टः ऐआ. ३, २, ४; शांआ.

८, ७; शा. १४, ६, ७, ३१; सं. २,
४, १२; -ष्टम् शा. १४, ६, ८, ११;
-ष्टा तै. १, ४, ३, ३.
अ-दृष्ट-दर्शन- -नानाम् सा. ३, ४, १.
अ-दृष्ट-रजस्- -सम् सा. ३, ४, ४.
अ-दृष्ट्वा शा. १४, ४, २, २८.
अ-देव- -वः तै. ३, १२, ३, १६; -वाः
शा. १४, ७, १, २२.
अ-देवी- -वीः ऐ. ६, ३६; जै.
१८०; गो. २, ३, २३; ६, १६; -व्यः
तां. १९, १९, १.
अ-देव(क→)का- -काः शा. ३, १,
४, १०.
अ-देव-जु(ष्ट→)ष्टा ऐ. २, ५; २८.
अदोमय अदसू द्र.
अद्धा शा. १, २, ४, २०; २, ३, १, २५;
२६; २७; २८; २९; ३, २, १, ४०;
७, २, २, १३; १९; ३, १, १२; १०,
६, ३, २; ११, १, ३, ३; १३, ८, २,
७; का. १, ३, १, १६; १७; १८;
२०; २४; २, २, २, १२; तै. २,
८, ९, ५; अद्धाऽइव शा. ३, १, ४,
११; ११, १, ३, ३.
अद्धातम- -नौऽइव ऐआ. १, २, ३.
अद्धा-तमाम् शा. १, ६, २, ९; ७, ४, १,
८; १०, २, ६, ९; का. १, २, १, १०.
अद्धा-विद्या- -द्या शा. १०, ३, ५, १३.
‡अद्धान- -नः का. २, २, ८, ३.
अद्भुत- -तः शा. ६, ६, २, १४; -तम्
तैआ. १०, १, ४; सा. २, ७, ६; -तानि
ष. ५, ३-१२; -ते सा. ३, ५, ४.
अद्य ऐ. १, १६; २९; २, ३; ३१; ३,
३६; ३७; ४, ३१; ५, ५; १८; २७;
६, १९; ७, ३; ९, २८; शा. २, ३, १,
२८; ३, ४, १, २४; ३, ४, १९;
७, १, २, ८; ५, २, ५२; ९, ५, ३, ९;
११, १, ५, १; ४; ६, १, ५, १;
८; १३, ५, ४, १४; २३; १४, १, ३;

† 'अदितिदेवीम्' इति कालि-मुपा. विन्त्यः । ‡ 'अदुःखं' इति. मुपा. स्वरनिर्देशो दुष्कृतः । नित्रात्तमुप-
ह्रासैककारणत्वात् । तु. या. २, ४ यत्र साध्वी निर्दिष्टीभ्यस्ते । § 'अद्यया । देवः ।' इत्येव नित्रजद्राध्यत्वं
विन्त्यम् । पूर्वस्मिन् द्वैस्वर्यस्योत्तरस्मिन् च नित्रात्तस्य दुष्कृतद्वेषोपि दुर्वारत्वात् । ¶ अत्रात्रा (१) २

११; १२; का. १, १, २, ४; ३, १,
१५; १९; २, १, ३, ५; तै. २, ४, २,
५; ८, ५; ३, १, १, ९; ६, २,
१; २; ३, १, ४; १२, २; १३, १;
१५, १; ७, ६, २१; २२; तैआ.
१, ३०, १; ४, २, ३; ३; ४; ११,
२; ७; २०, ३; ५, २, ७; ९, १;
६, ३, २; १०, २; तां. १, ३, ३;
१५, ८, ३; जै. ३४; ३७; ६२; ९०;
१२७; १५१; १६४; १७०; १८२;
१८६; २०३; २०४; २०५.
जैउ. ३, १, १, २०; व. १, ४; मं.
१, ५, ४; ७, १५; सा. १, ८,
२; ७; २, ४, ८; ३, ७, १; गो. १,
१, ३१; २, ४.
अ(घ→)घा ऐ. ५, २; ८; १७; २१;
तै. २, ४, २, ४; ६, ३; तैआ. ४,
२०, १; १०, ४९, १; तां. ४, ७, ७;
जै. १८०.
अघान्तिक(-घऽअ-)- म् जै. २०५.
अघ-श्व- -श्वात् तां. ९, ४, १८.
अघ-सुल्या शां. ३०, ६; गो. २, ६, १४;
-स्याम् श. ३, ५, १, १५; जै.
१३६; गो. २, ६, १४.
अघ-स्तोत्रिय- -स्य गो. २, ५,
११; १५.
अघाक्/घ् द्र.
अदि- -द्वयः श. १, १, ४, ७; का. २,
१, ३, १२; -द्विः श. १, १,
४, ७; ७, ५, २, १८; का. २,
१, ३, १२; तै. २, ७, १३,
२; ३, २, ५, ८; तां. १२, १०, १;
-द्विभिः ऐ. ५, १; १२; श.
१२, ८, २, १२; तां. १४, ९,
१; -द्विम् तै. १, ५, ८, २; -द्वी
तै. ३, ६, ९, १; -द्वीन् ऐ. ७, ३२;
-द्वेः ऐ. २, ९; ५, ४; तै. २, ५, ८,
१०.
अदि-जा(√जन्)- -जाः ऐ. ४, २०;
श. ५, ४, ३, २२; ६, ७, ३, ११;

तैआ. १०, १०, २; ५०, १.
अदि-बर्हस्- -र्हाः तै. २, ७, १३, २.
अदि-बुध्न- -म् श. ७, ५, २, १८.
अदि-वत्- -वः ऐआ. ४, १, १; तां.
९, १०, १. जै. १९९; २०३;
२०४.
अ-दुत्य (√कु) जै. १८६.
१ अ-दुह्- -हः तैआ. १, १, २.
२ अ-दुह्- -हः श. ७, १, १, २५;
तां. १२, ६, ८.
अ-द्वयस्- -याः ऐआ. ४, १, १.
अ-द्वार- -रा श. ११, १, १, ३.
अ-द्वितीय- -याः जैउ. १, १६, १, १.
अघ ऐ. २, २०; शांआ. १२, १;
तै. २, ८, ३, ३; ६, २; ७, ११,
५; ८, ४, ३; तैआ. ४, ५, ६; ४२,
५; तां. १८, ८, १६.
अ(घ→)घा ऐ. ७, ६; श. ७,
२, ४, २७; ९, २, ३, २२; ११, ५,
१, ८; तै. २, ८, १, १; तैआ. १०,
१०, १; जै. ३६.
अघम् तै. ३, ७, १३, १.
अघम्- -मम् श. ३, ८, २, १५; ६, ७,
३, ८; मं. १, ७, १०; जै. २०७;
-मानि तै. २, ४, २, ६.
अघर,रा- -रः तैआ. ४, ३८, १; तां. ६,
१, १०; -रम् शां. २१, ४; २२, ४;
श. ४, ६, ४, ४; ७, १, १, ४४;
५, १, २; ३८; तै. ३, ७, ६, १०;
गो. १, २, ४; जै. २१२; -रया श.
१४, ५, २, ३; -रा श. ७, ५, १,
३८; ८, ६, २, १४; तैआ. २, १९,
१; ७, ३, ४; -राः श. ७, १, १,
४४; -रात् गो. २, ४, १६; -रान्
शांआ. १२, २; ७; श. ९, २, ३,
२१; तै. ३, ७, ६, २१; -रायै तैआ.
२, २०, १; -रै श. ११, ४,
१, ५; १३; तै. २, ४, २, ९; ४, ७,
८; ३, ६, ४, १; ३; ७, ६, ९; १०; ११;
गो. १, ३, ९; -रेण व. १, ३.

अघर-मूल,ला- -लम् श. १, ३, ३,
१०; -ला श. १, ३, ३, १०.
अघराच्(-र√अच्)- -राक् श. ३,
९, ४, २१; ५, ४, २, ५; तै. १, ७, ८,
५; २, ५, ८, १; ८, ५, ९; गो. २, ६,
१३; -राचः ऐ. ४, १०; ६, २२;
तै. २, ४, १, ३; ३, २, १०, १; गो. २,
६, ४.
अघरारणि(-रऽअर-)- -णिम् श.
३, ४, १, २२; ११, ५, १, १५; १६;
१७.
अघरोत्तर(-रऽउ)- -रम् तां. २,
३, ७.
अघरोष्ट(-रऽओ)- -ष्टः शां ३, ७;
-ष्टे शां. ३, ७.
अ-धर्म- -मौय तै. ३, ४, ६, १; -मैण
श. ५, २, ४, १३.
अधर्म-भाज्- -क् सा. १, ७, १५.
अधर्म-मय- -यः श. १४, ७, २, ६.
अघस् (-ः) ऐआ. २, ५, १; शां. २५,
१५; श. १, १, १, ११; ३, ४, १५;
४, २, ४, १५; ५, १, २, १८; १४,
९, ४, २; का. १, १, १, ५; २, १,
१, ९; तै. १, १, ३, ६; २, ८, ९, ५;
तैआ. १०, ११, २; तां. १, २, ९;
६, ६, ५; २१, ३, ४; जै. ५९; व.
१, ३; ४, ४; सा. १, ५, १२;
२, ६, ८; मं. १, २, १; -घःऽघः
(-धौऽघः-) श. ३, ५, ४, ३; ४, ६,
९, १३; ५, १, २, १८; ९, ४, २, ४;
१०; तै. १, १, ५, ७; तां. ६, ५, १४;
अधःऽह्व श. ९, १, १, ११; १४,
३, १, ७; ६, १, १०; व. १, ३.
अधःशय- -म् श. ६, ६, ३, ६.
अधःशायिन्- -यी तैआ. १०,
११, २.
अधःशिरस्- -रसि गो. २, २, १५;
-राः गो. २, २, १५.
अधःस्कन्न (√स्कन्द)- -न्नात् व.
१, ५.

अधस्तराम्ऽइव श. १, ५, ४, ५.
 अधस्ताव ऐ. २, ११; ऐआ. २,
 ४, १; श. १, १, ११; २, १, ६;
 ३, ४, १५; ३, ८, ४, ९; ४, ४, १, १;
 ५, २, ६; ५, २, १, २२; ४, १, १२,
 ४, १; ७, ४, १, १०; ५, १, ११; ८,
 ७, ४, १९; ९, ४, ३, ३; १२, ५, १,
 १०; ९, १, ६; १३, २, २, ४; १४,
 १, ३, १४; ४, २, २३; का. १, ५,
 १, ४; २, १, १, ९; ४, ४; तै. ३,
 ३, १, ३; ४; ८, ७, २; ष. ५, ११;
 सा. ३, ३, ५; गो. २, १, ३; ४, १०;
 जै. ९५; १४१; १५१; २१२.

अधस्पद-म् श. २, २, ३, १०; ७,
 २, १, ७; ८, ६, ३, २०; १३, १, २,
 ९; का. १, २, ३, ८; तै. ३, ८,
 ४, २.

अधोऽक्ष(-धःऽअ)-म् शां २७,
 ६; जै. २०४.

अधोजानु (धःऽजा)-नु श. १३,
 ८, ३, १२;

अधोपहास(-धःऽउ)-म् श. १४,
 ९, ४, ३; ४.

अधोमुख(-धःऽमु)-म् तैआ. १०,
 ११, २.

अधोराम(-धःऽरा)-मौ श. १३,
 २, २, ५.

अ-धारयमाण,णा(√धृ)-णा श. १२,
 ४, १, ११; -णौ जै. १९०.

अधि ऐ. १, १६; २८; २, ३७; ३, १२;
 ३७; ४, ७; ५, ९; ऐआ. १, ५, २;
 २, ३, १; ८; शां. १४, ३; श. १,
 १, ४, ३; ५; २२; २, २, १४; ४,
 १८; ३, ३, १०; ७, २, १६; ९, १,
 १९; २, ६, ३, ७; ३, १, ३, २६;
 ४, १७; २, १, १; ३; ४; ४, ३,
 २१; ८, ३, १०; ४, २, २, १५; ५,

८, १२; १४; ५, ४, ५, १४; ५, ३, ७;
 ६, १, १, १०; १२; २, २९; ३, ९; २,
 १, ३९; ३, १, १३; ४१; २, २; ३,
 १४; ४, २, २; ४, २; ५, १,
 ४; ६, ३, १; ७, १, १, १, १०;
 ३५; २, ८; ३, १, ९; १०; ४,
 १, २; ५, २, ६; ८, २, २, ५;
 ६, ३, २३; ९, १, २, ४; ५; २, ३, ९;
 ३५; ३, ३, १६; १७; ४, १, ५; ५,
 १, ५३; १०, ४, ३, ८; ५, ४, ५;
 ७; ११, १, २, ९; ६, १४; १२, ४,
 ४, ३; ५, २, १५; ८, ३, ५; ६;
 १०; २२; ९, २, ३; १३, २, ८, १;
 ५, २, १; १६; ४, २८; ६, १,
 २; १४, २, २, २३; २६; २७;
 का. २, १, ३, ८; १०; ४, १२; २, १,
 ११; २, १०; तै. १, १, १०, ४;
 २, १, ५; ६, २; ३, ५, २; ७, ७; ८;
 १०, २; ४, १, १; ४, ८; ६, ५, ४; ७,
 ६; २, २, ९, १०; ३, २, ३; ४; ५,
 ५; ४, २, ८; ६, ११; ८, ७; ६, ३, १;
 ७, २, २; ३, ३, ३; १५, ३; ४; ८, २,
 १; ५, ८; ८, ९, ४; ३, १, १, १२; २,
 ८, ६, १०, १; ६, १, १; ३, ३; ७, २;
 ७, ७, १०; १४; ८, १२, १; १०, ९,
 १४; १२, ५, १; ६, २; ८, ३; तैआ.
 १, २, १; २; ७, २; २३, ८; २, ११,
 १; ३, १२, २; ४, ४२, ५; ६, १,
 ४; १०, २; २, १; ४, २; ७, ४, १;
 १०, १, १; १४; १५; जै. ४८;
 ७४; ९२; १०३; १५०; १९८;
 जैउ. १, १७, ३, १; ४, ७, १,
 ३; ४; ८; ९; २, ८; ९; १८; ८, ४,
 ४; १०, १, ४; तां. ७, ८, २; १३,
 ३, ८; १३; २०; ९, ४; १७, १, ९; १२,
 २; ३, ३; ११, ८; ९; १८, ६, ११;
 १३; ८, ८; १३; १०, ६; ७; १९,

१, ३; ४; २०, ४, २; १६, १; २१, ९,
 १३; २५, ६, ५; ४, २, ३; मं. १, २,
 २०; ५, १२; २, १, १६; ५, १;
 ३; ४; ५.

अधि/इ, अधीते ऐआ. ३, १, ६;
 शांआ. ४, १; श. ११, ५, ६, ३-८;
 ७, २; ३; ४; ५-१०; अधीते
 तैआ. २, १, १; १०, १; १२, १;
 १४, १; १५, १; आ. १; सं.
 १; अधीयते ऐ. ७, १; गो. १,
 १, २९; अधीयन्ते जै. ३, १, ४, २;
 अधीषे श. ११, ६, १, ७;
 अधीमहे ऐआ. ३, २, ६; शांआ.
 ८, ११; सं. १; ३; गो. १, १, २७;
 अध्येति श. ४, ६, ७, ११; १२;
 अध्येति का. १, ४, २, १०; तै. १,
 ४, ८, ४; ३, ९, १७, ४; ५; १२, ५,
 ३; तां. १७, १, १३; गो. १, १, ३१;
 अधीमः तैआ. ६, २, १; अध्येभ्ये
 श. ११, ६, १, ७; अध्येभ्यामहे
 ऐआ. ३, २, ६; शांआ. ८, ११;
 अधीष्व श. ११, ६, १, ७; अधीहि
 श. १०, ३, ३, ५; तैआ. ९, १, १, २,
 १; ३, १; ४, १; ५, १; गो. १, १, ३१;
 ३२; अध्यैव तै. १, ६, २, १; तां. ८, २,
 १०; अधि...आयन् श. ९, २, १,
 १५; अधीयति ऐआ. ५, ३, ३; शां.
 २७, १; शांआ. ८, ११; श. ११,
 ५, ६, ९; तैआ. १, ३, २, ३; २, १, १;
 १०, १; ११, १; १२, १; १३, १;
 १६, १; जै. १८; गो. १, १, २९;
 अधीयीरन् तैआ. १, ३२, २;
 अधीयाव ऐआ. ५, ३, ३; शां. २७,
 १; श. ५, १, ५, १७.
 अध्यापयति आ. १.
 अधीत-तम् शांआ. १५, १; तै.
 ३, १०, ११, ३; तैआ. ८, १, २,

† पूर्वव्यवहितक्रियापदेन कैश्चिदभियुक्तैर्योजयितुमिष्यते । पूर्वसप्तम्यर्थानुवादवादिनस्तु वयम् । शब्दात्ये-
 व्यवहितक्रियापदेनैकार्यतां निनीषितमपि वयं पूर्वाभिसम्बद्धं सप्तम्यर्थानुवादितया गृह्यमः । § पाश्चात्यैरुक्तैः तिङन्तेनो-
 पसिसृक्षितमप्येतद्वयं पूर्वाभिसम्बद्धतया पञ्चम्यर्थानुवादितया च प्रतीमः । § कालिकैरुक्तैः कृतया पूर्वाभि-
 सम्बन्धात्पञ्चम्यर्थानुवादः फलम् । उत्तरतिङन्तावयवीकुर्वतामर्वाचामप्रसन्न ऊहः । अधीयव/इ

१,९,१,१;१०,१,१; -तात् ऐआ
५,३,३; -तेन ऐआ. २, ७,१;
शांआ. ७,१; तै. २,५,७,१.
अधीतवेद- -दः श. १४,६,११,१.
अधीत्य शांआ. ३,१; १४,२; गो.
१,२,१३;३,१.
अधीयत्- -यन् ऐ. ३,३५, तैआ.
२,१७,१; जै. ९३; -यन्तः तैआ.
५,६,१२.
अधीयान्- -नः ऐआ. ३,२,५; गो.
१,१, ९; २, ५, १३; -यानाः श.
१४,६,७,१.
अध्याप्य सा. १,५,१०.
अध्याय- -वम् ऐआ. ३, २, ६; ३;
शांआ. ८, ११; तां १५, ५, २०; जैउ.
४, ५, १, ४; जै. १५२; -येन ऐआ, ५,
३, ३.
अध्यायम्(गमुल)तां. १२, ११, १०.
अध्येतुव्य- -व्यः श. ११, ५, ६, ३;
७, २; ३; १०; तैआ. २, १५, १;
-व्यम् ष. ४, ६;
अध्येष्यमाण- -णः श. ११, ४, १, ९.
अधि(क→)का- -काः शां. २२, ९.
अधिक-ता- -तानाम् जै. १८१.
अधिकु(म्म→)म्मा- -म्माः जै १६५.
अधि/कृ अधिकुरुते जै. ५१; अधिक-
रिष्यामि ष. १, ४; अध्यकुर्वत जै. ५१.
†अधिकैरण- -णेषु तैआ. ७, ३, १.
अधि/क्रीद्, अध्यक्रीडन् तै. १, ६,
७, ५.
अधि/रक्षि, अधिक्षियन्ति श. ३, ५,
३, २, ३; अधिऽइव...क्षियन्ति श.
३, ५, ३, २३; अधि क्षियन्ति तै. २,
४, ३, ४.
अधि/यम्, अधिगच्छति श. ९, ५,

१, ९; जै. १५५; अधिजगाम श. ९,
५, १, ५; जैउ. ३, ६, १, ३; अधि-
गच्छ ऐ. ७, १७; अध्यगच्छत् जै.
१४७; अधि...अगच्छताम् जै.
१३३; अधिगच्छेत् श. १४, १,
१, ८; अधि...अगन् श. ९, ५, १, ६.
अधिगम्यते ऐ. ३, १७; जै. ५९;
अधि...गम्यते जैउ. १, १२, ५, ४;
अधिगम्यन्ते जैउ. १, १५, २, ४;
जै. ७४.

अधि/गा(←√रह), अध्यगीषत
तैआ. २, ९, १.

अधि/चर्, अधिचरन्ति जै. १०३;
जैउ. १, १६, १, ३; अधिऽइव...
चरन्ति ऐआ. २, ३, १.

अधिचर- -म् शां. १९, २; २५, ११.

अधि/चि, अधि...चिनोति श. ८, ७, २,
१५; अधिचीयते श. १०, ४, २, ३१;
अध्यचीयत श. १०, ४, २, २८.

अधि/जन्, अधिजायते ऐ. ८, २८,
श. २, २, ४, ८; ३, ३, ५; ६, १;
१, १२; ११, १, २, ३; जैउ. ३, २,
३, ९; ष. २, २; अधि...जायते

श. ३, ७, ४, ५; अधिऽइव...जायते
ऐआ. २, ३, १; अधि...जायन्ते

श. १०, ३, ३, ६; ८; अधिजायसे
शां. ४, ११; श. १४, ९, ४, ८; मं.
१, ५, १६; १७; अधि...जज्ञिरे

तैआ. १०, १, २; अधि...जाय-
ताम् श. १२, ५, २, १५; अध्य-
जायत श. ७, ५, २, २१; अध्य-

जायत श. ७, ५, २, २१; १२, ५;
२, ४; तैआ. १०, १, १३; १४,
अधि (अजायत) श. ७, ५, १,
३०; अधिजायत श. १, २, २, ३.

अधि...जनयति श. १, ६, ४, ५५;
२, ४, ४, २०; ६, ८, २, ६; ७, ४, १, १;
अधि...जनयति श. ७, ४, १, १;
अधि...जनयामः श. ६, ८, २, २;
अध्यजनयन् तै. १, ५, १०, १;
अधि...अजीजनत श. १२, ४, ३, ८.
†अधिजात- -तः गो. १, १, ९; -ताः
ऐ. ७, ३०.

अधि-ज्य-धन्वन्- -न्वा श. ९, १,
१, ६.

‡अधिज्योतिस्- -वम् तैआ. ७, ३,
१; २.

अधि/तन्, अधितनोति श. ५, ३, ५,
२७.

अधि/तप्, अधि...तपन्ति तै. २,
८, ८, ४.

अधि-तराम्ऽइव शांआ. १, ७.

अधि-दिव्- -वम् शां. २०, १.

अधि-देवत्- -म् श. ६, ५, ३, ३; ६,
१, ८; ७, १, १९; ८, ७, ४, १८; ९,
५, २, ८; १०, १, २, २; २, ६, ९; १६;
३, ३, ७; ५, ३; ७; ४, १, २२; २३;
५, २, ५; १८; ६, २, ३; ६; ९; १२,

१, १, ४; ३, ३, ४; १३, ६, १, ७; १०;
१४, ४, ३, ३३; ५, ३, ५; ६, १, १२;
७, १६; जैउ. १, १८, २, ७; ८; ९;
३, १, ४, २; १२; ६, ४, ६; ५, २; ४,
१०, ४, ४.

अधि-देवान(√दिव्)- -नम् श. ५,
३, १, १०; ४, ४, २०; २३; -ने श. ५,
४, ४, २२.

अधि-दैव- -म् गो. १, ४, २-५; ११.
अधि-दैवत- -तम् ऐ. २, ४०; ऐआ.
१, ३, ३; ६; २, १, २; ५; ३, १, १;
२, २, २; शां. ३, ४; ७, ८; ९,

† मुद्रितस्वरस्तु तत्सम्पादकोपहासायैव भवेत् । ‡ एकं पदमिदमुत् पदद्वयमिदमसमस्तमिति भवति सन्देहः ।

कथम् ? स्वरसहितेषु यावदुपलभ्यपाठेष्वैकपदलक्षणस्यैकस्वर्यस्य दुर्भिक्षादसमस्तपदद्वयलक्षणस्य च द्वैस्वर्यस्य प्राचुर्या-
द्विस्वरपाठेष्वपि तत्साम्ये द्वैपद्यं स्यात् । यथास्थानविस्पष्टलक्षणादर्शनाद्भाष्यकारैश्च तत्र तत्र ऐकपदाङ्गीकारास्वर-
रहितेषु पाठेष्वैकपद्यमेव स्यात् । द्वैपदलक्षणे विस्पष्टेऽपि भाष्यकृतमसकृत्तदुपेक्षणलक्षणप्रमाददर्शनात्प्रमाणान्तरभावे
प्रायोदर्शननयेन द्वैपद्यमास्थितस्याप्यस्माभिस्तु यथोपलभ्यग्रन्थपाठस्य सौकर्यधिया यथादर्शनमुद्रणे समादरोऽदर्शि ।

§ अधिज्योतिष-, तैउ. पाठः ।

शांआ. ४, १२, ६, २, १०; ७, २; ४, ५, ६; ७, २१; ८, २; गो. १, २, ५.
 अधि/द्, अधिद्रवति श. १, ७, २, ११; का. १, ३, ४, १३; अवि-
 द्रवति श. १, ७, २, ११; १२; ८, २, २४; २, ४, ४, २३; ३, ८, ५, ७.
 अधिद्रावयति श. १, ७, २, १२; ९, २, २४.
 अधि/घा, अधि... (घेहि) ऐ. ३, ३८; अध्यदधुः जै. १८०; अधि...
 अदघाः ऐ. १, १९; २९; अधि...
 घाः ऐआ. १, ५, २; अधि...
 अधित तै. २, ४, ६, १०.
 अधिनि/घा, अधिनिदघाति श. ३, ६, १, ६; २२; ७, १, ३; ३, ९, ३, ३; १३, २, ९, ३; का. २, १, ३, १४; अधिनिदघाति तै. १, ७, ८, २; ३, २, ३, ४; अधिनिदघति श. ३, ५, ३, ९; ११, ४, २, १३; १४; अधिनिदघ्यात् श. ११, ४, २, २; १५.
 अधिनिधीयते ऐ. १, २९.
 अधिनिधाय तै. १, ६, ५, ४; तां. १३, ४, १७.
 अधि-निर्/धमा, अधिनिर्धमति तैआ. १, ७, २.
 अधि-पति-तयः श. ८, ४, ३, ८; १६; १८; ६, १, ५; ६; ७; ८; ९; तै. ३, ८, १८, १; २; तां. ६, ७, १; ३; जै. १४१; -तये श. ५, २, १, २; तै. ३, ९, १६, १, १०, ७, १; -तिः ऐ. ३, ४२; ७, २०; ८, १२; ऐआ. २, ३, ७; शांआ. ५, ८; १२, ४; श. ७, ४, २, २८; ८, २, १, १०; ३, १२; ३, २, ४; ४, ३, ३; ४; ५; ६; ९; १०; ११; १३; १४; १५; १७; १९; ६, १, ५; ७, १, २२; १०, ३, ५, ८; १३, ४, १, १४; १४, ३, २, ३; ४, १, १९; ५, ५, १५; ७, १, ३२; २,

२४; ८, ८, १; ९, ३, १०; तै. २, २, १०, १; २; ३; २, ७; १५, १; ३, ३, २, ५; ७, ९, ६; ९, १६, २; तैआ. २, १९, १; ४, ११, ५; १०, १४, १; ४७, १; तां. १, १०, ५; ६, २, ७; ८; ९; १९, १२, ३; ४; गो. २, २, १४; जै. १४१; -तिना श. ८, ५, ३, ३; -तिम् ऐआ. २, ३, ७; शां. २२, १; २; ५; २३, ३; ८; श. ७, ४, २, २८; ८, ३, २, ४; ७, १, २२; १४, १, ३, १९; २०, २१; २२; २३; ९, ३, १०; तै. २, ४, ७, १; ३, ७, ९, ६; ९, १६, २; १२, ३, ३; तां. ६, २, ७; -ती शां. २२, ९; -ते तै. ३, ७, ९, ६.
 अधिपत्नी-नी श. ८, २, १, १०; ३, १, १४; ४, ३, ७; १२; ६, १, ९; तै. ३, १, १, ११; १२, ३, २; -लीम् श. ८, २, १, १०; तै. ३, ७, ७, २.
 अधि-पथ-म् श. १३, ८, १, १०.
 अधि-पा-पाः श. १२, ४, ३, ४; तै. २, ८, ४, २.
 अधि/पिष्, अधिपिन्ष्टि तै. ३, २, ६, २.
 अधिपेषण-म् श. १, १, ४, ३; का. २, १, ३, ८; जै. १२७.
 अधिप्र(जा→)ज-म् तैआ. ७, ३, १; ३.
 अधि-प्रज्ञ(√ज्ञा)-म् शांआ. ५, ८.
 अधि-प्र/धाव्, अधि प्रधावसि तै. २, ५, ६, ४.
 अधि-प्रष्टि-युग-गे श. ५, १, ४, ११.
 अधि-प्र/सू, अधिप्रसुवति गो. २, ५, ८.
 अधि/ब्रू, अधि...ब्रवन् तै. २, ७, १६, १; अधि...ब्रवीतु तै. २, ८, १, ३; अधि...ब्रूहि तैआ. २, ५, २. अधि/वच् द्र.
 अधि-भूत्-तम् शां. २०, ३; ४; २१, २; ३; ४; शांआ. ५, ८; श.

१४, ६, ७, १९; २०; तैआ. ७, ७, १.
 अधि-मन्थन(√मन्थ)-नः श. ३, ६, ३, १०.
 अधि-यज्ञ-म् शां. ११, ८, श. १०, २, ६, १०; १३; १७; ५, २, ६; १४, ६, ७, १८; १९.
 अधि/यम्, अधि...यच्छत तै. २, ८, ५, ६.
 अधि-रज्जु-ज्जुः तैआ. २, ४, १.
 अधि-राज-जः श. ५, ४, २, २; तै. ३, १, २, ७; मं. २, २, १२.
 अधि/रिष्, अधिरिष्यते जै. ७३.
 अधि/रुह्, अधिरोहति ऐ. ४, २०; ऐआ. १, २, ४; श. ५, १, ५, २; १२, ८, ३, १०; का. २, १, २, १२; अधिरोहति श. ७, ३, २, १७; अधि...रोहति जै. ४, ११, ३, १०; अधिरोहतः ऐआ. १, २, ४; जै. ५८; अधिरोहन्ति ऐआ. १, २, ४; श. ७, ३, २, १७; जै. ५८; अधिरोह तैआ. ६, ४, २; अधिरोहेत् ऐआ. १, २, ४; अधि-रुहेम् ऐ. १, १३.
 अधि रोहय श. ७, २, १, १०.
 अधिरोहण-स्य श. ७, २; ४, १७.
 अधिलोक-म् श. १४, ६, ७, १६; १९; तैआ. ७, ३, १; २.
 अधि/वच्, अधि...वोचः श. ३, ९, ४, १२. अधि/ब्रू, द्र.
 अधि/वद्, अधिवदति श. ७, १, १, १४; २६; २९; ३१; २, १, १२; ३, १, २४; ४, १, ९; १४; २१; ४४; २, ८; १५; २१; २८; ३९; ५, १, ११; २५; ३१; २, २२; ८, २, १, ८; ३, १, १०; १४; २, ४; ७, १, २२; २, ६; ३, २०; ९, २, ३, १९; ५, १३-तै. ३, ८, ३, २; अधिवदति श. १०, २, ४, ८; अधि...वदति श. १, ४, ४, ११.

अधिवाद- -म् तै.३, १२, ५, ४^२.
 अधि/वप्, अधिवपति श. १, २, १;
 १८; का. २, १, ४, १७; तै. ३, २, ६, ३,
 अधिवपामि तै. ३, २, ६, ३; अध्युवाप
 जै. १९८; अधिवप्स्यामि जै. १९८.
 अधि/श्वस्, अधिवसति गो. १,
 ४, २०.
 अधि/२वस्, अधिवस्ते तै. २, ८, ८, ८.
 अधिवास- -म् श. १३, २, ८, १;
 ५, २, १; -सेन श. १३, ५, २, २.
 अधीवास-, द्र.
 अधिवास-परिवास- -सौ जैआ.
 १, ५१२.
 अधि/वह्, अध्युह्वा^१ श. १, ४, ४, १३.
 अध्युह्=हृह्, हृह्- -हृह्: ऐआ.
 २, ३, ४; शां. १४, ३^३; शांआ. २, ३;
 -ह्: श. ८, ५, २, ७; ८; ९; १०; -हम्
 जै. ११८; -हृहम् ऐआ. २, ३, ४.
 -हृह् ऐ. ३, ४, १; -हृह्: शां. १४,
 ३; -हृह् ऐआ. ५, ३, ३;
 अधि-वि/क्रम, अधिविक्रमस्व तां.
 २१, १०, १३.
 अधि-विद्य(√विद्)- -म् तैआ. ७,
 ३, १; २; ३.
 अधि-वेद- -म् श. १४, ६, ७, १७; १८;
 अधि-वि/धा, अधिविधीयन्ते श.
 ६, ३, १, १६.
 अधिविधाय तैआ. ७, ७, १; तां. १७,
 ५, १.
 अधि-वृक्ष-सूर्य- -र्थे तै. २, २, ६, ४.
 अधि/वृत्, अधिवृणक्ति श. १, २, २,
 ४; अधिवृणक्ति श. १, २, २, ७; का.
 २, २, १, ४; ६.
 अधिवक्ष्यत्- -न् श. १, २, २, ३;
 का. २, २, १, २.
 अधिवृक्त- -क्त: श. १, २, २, ३;
 का. २, २, १, ३.

अधि/वृत्, अधिवर्तयति तै. ३, २, ७, १.
 अधि/वृध्, अधि...वर्धयति का. २,
 १, १, १४; अधि...वर्धयेत् श.
 १, १, २, १.
 अधि/शी, अधिशेते शांआ. २, ४;
 अधिशोरते श. १४, ६, १, १०^२;
 अध्युशेत श. ७, १, २, १; ७.
 अधि/श्रि, अधिश्रयति श. १, २, २, ४;
 ६; ३, १, २०^२; २, ३, १, १४; ५, ३,
 ११; ३, ५, २, १; ६, ३, ४; ५, ३, २,
 ८; ५, ५, ९; १२, ५, १, ७^३; का. १,
 ३, १, ७; ५, २, १०; २, २, १, ४; ५;
 तै. ३, ३, ४, २; अधिश्रयति श.
 १, ३, १, २०; का. २, २, १, ५; तै.
 १, ६, ८, १; २, १, ३, १; ७; अधि-
 श्रयन्ति श. २, ३, १, १५; ३९; का.
 १, ३, १, ८; २८; तै. १, १, १०, ५;
 अधिश्रय तैआ. ४, ४, १; अधि-
 श्रयेत् श. १२, ५, १, ७; तै. २, १,
 ३, १.
 अधिश्रयितवै श. २, ३, २, ८.
 अधिश्रित्य श. २, ३, १, १५^३; १२,
 ४, २, ८; ४, ६; ७; का. १, ३, १,
 ८^३; तै. २, १, ६, ४^३.
 अधिश्रयिष्यत्- -ष्यन् श. १२, ४,
 २, ३.
 अधिश्रीयमाण- -म् गो. १, ३,
 ११; १२.
 अधिश्रित- -त: श. १४, ३, २, २९;
 का. १, ३, ३, ९^२. -तम् ऐ. ५, २६;
 ७, ५^३; श. ११, ५, ३, २; ५; १२,
 ४, २, ४^३; १४, ३, २, २६; २७; २८;
 तै. २, १, ७, १; ३, २, ८, ६; ७, १०,
 ३; गो. १, ३, ११; १२; -ते ऐ. ७,
 २; श. २, ४, २, १०; १२, ४, १,
 ४; २, ५; तै. १, ४, ३, ६^३.
 अधि-ष्वण(√सु)- -णम् ऐ. ७, ३२;

श. ३, ५, ४, २३; तै. ३, २, ५, ७^३.
 जै. १२८; -णाभ्याम् श. ४, २,
 ५, २; गो. २, २, १२; -णे ऐ. ७,
 ३२; श. ३, ५, ४, २२; ९, ४, १;
 १४, ९, ४, ३; ष. ३, ८.
 अधि/ष्ठा(←स्था), अधितिष्ठति जै.
 ३१, अधि...तिष्ठति ऐ. ४, ३;
 ८, २६; अधितिष्ठति श. १३, ३,
 ६, ४; अधितिष्ठति तै. १, १, ३, ६;
 तैआ. १, ११, ८; अधि...तिष्ठति
 श. ३, ७, १, ९; अधिऽइव...
 तिष्ठति ऐआ. २, ३, ८; शां. ११, ६;
 २६, १७^३; अधितिष्ठत: श. ५, ३, १,
 ८; अधितिष्ठन्ति जै. १, २, ३,
 ९; १०; ११; अधितिष्ठसि श. ९,
 ४, ४, १३; अधितिष्ठामि मं. २,
 ८, २; अधि...स्थायति श. ३,
 ७, १, ९^३; अधि...तिष्ठ श. ५, ४,
 ३, १४; अध्यतिष्ठत् तै. २, ८, ९,
 ६; ७; अधितिष्ठेत् तैआ. १, २६,
 ७; सा. ३, ६, ५; अधि...अस्थात्
 श. ९, २, ३, ८^३.
 अधिष्ठाय सा. २, ५, ३.
 अधिष्ठान्- -ता गो. २, ६, ७;
 अधिष्ठान- -नम् श. ४, २, १, २१;
 सा. ३, ६, ४.
 अधिष्ठा- -याम् शां. २६, १७.
 अधि/ष्ठि, अधिष्ठीवन्ति जै. १०३;
 जै. १, १६, १, ३.
 अधि-सत्व- -त्व: तैआ. १, २, ३.
 अधि-सम्/वृत्, अधिसमवर्तत^३ तै.
 २, ८, ९, ४; तैआ. १, २३, १; १३, १;
 अधि/स्कन्द, अधिस्कन्दति गो. २,
 २, १२; अधिस्कन् श. १, ७, ४, ४.
 अधि/स्पृश, अधिस्पृश्यऽइव श. ११,
 २, ७, ३, ३.
 अधि/सु, अध्यस्रवन् श. ७, ५, २, ४४.

† तस्यामेव कण्डिकायां 'अध्युह्वेत्' इति पाठदर्शनात् 'अध्युह्वा' इति पाठः साधीयान् प्रतीयते । 'अध्युह्व' द्र.।
 ‡ 'अधिश्चिते' इति मुपा. तु चिन्त्यः । 'गतिरनन्तरः' (पा. ६, २, ४९) इति पूर्वपदस्य स्वरः प्राप्तः । स द्रष्टव्यः ।
 § मुद्रितस्वरोऽलक्षणः । पा. ६।२।१॥ अतु. अव्ययपूर्वपदप्रकृतिस्वरत्वेनाशुदात्तस्यैव सुवचत्वात् । ¶ पूर्वैण क्रियापदेन
 योजन एवाभ्यर्हितमतिः । स्वतन्त्राव्ययपदतया तेनार्थः सम्बद्धः स्यादित्यस्मान् प्रतिभाति ।

अधि/ह, अधिहृत्य श ११, ४, २, १५.
अधीवास(-धिऽवा)- -सम् श. ५,
३, ५, २२; तै. १, ७, १०, २.
अधीवास-, द्र.

अध्यक्ष, क्षा(-धिऽअक्षि)- -क्षः शां.
१, १; तै. २, ८, ९, ६; जै. १७१;
-क्षम् तै. २, ४, ७, २; तां. १९,
११, १०; २०, १२, ४; ५; -क्षा श.
३, ८, ३, २८; -क्षाः श. ३, ८, १,
१५; तै. ३, २, १, ३; -क्षाय श.
३, २, ४, २०; तै. ३, ४, ९, १;
-क्षभ्यः श. ४, ३, ५, २०; तै. २,
५, ३, ३; ३, ७, ५, ८.

अध्यक्षस्- -क्षाः तैआ. ४, ११, ५.
अध्य(-धिऽअ)प/विच्, अध्यपवि-
न्तिकि श. १, १, ४, २२.

अध्यर्ध(-धिऽअ)- -र्धः श. ११, ६,
३, ४; १०; १४, ६, ९, २; ९; १०^३;
-र्धम् तां. ७, २, २^३; जै. १५^३; १७^३.
अध्यर्द्धेड- -डम् तां. १०, ११, १;
१३, ३, ८; १३, २०; -ळम् जै. १८०;
आ. १, ४७०; -डेन तां. १०, १२, ४.
अध्यर्धशत- -म् ऐ. ७, २.

अध्य(धिऽअ)व/कृ, अध्यवकृर्धिर्
मं. २, १, १६.

अध्य(-धिऽअ)व/दो, अध्यवद्यति
श. ३, ८, ३, १०.

अध्य(-धिऽअ)व/रुह्, अध्यवरो-
हति तै. १, ३, ७, ७.

अध्य(-धिऽअ)व/सो, अध्यवस्यति
श. ३, १, १, ११; तै. ३, ८, १, २;
जै. ३०; अध्यवस्यानि श. ७,
१, १, १; अध्यवास्यत् जै. १८३.

अध्यवसाय ऐ. ७, २०; श. १०,
२, ३, १; तां. २४, १८, ८.

अध्यवसेय- -म् जै. ३०.

अध्य(-धिऽअ)व/हन्, अध्यवहन्ति
तै. ३, २, ५, ६.

अध्यवहनन- -म् श. १, १, ४, ३^३;

का. २, १, ३, ८.
अध्यस्(अधि/२अस्), अध्यास्यत्
जै. २०८.

अध्यस्य जै. ३३; १४२; १५८;
२०८; जैउ. १, १२, ५, ४.

अध्याण्डा- -म् श. १३, ८, १, १६.

अध्या(-धिऽआ-)/गम्, अधि....
आगच्छति श. १, ५, ३, १७; ९,
३, ३, १५.

अध्यात्मम् ऐ. २, ४०; ४, ६; ऐआ. १,
३, ३; ६; ८; २, १, २^३; ५^३; ३, १, १;
२; २, २^३; शां. ३, ४; ७, ४; ८; ९,
३; १८, ४; शांआ. ४, १२; ६, २;
१०; ७, २; ४; ५; ६; ७; २१; ८, २^३;

श. ४, १, ३, १; ४, १; ६, २, १, ३४;
५, ३, ४; ६, १, ९; ७, १, २०; ८,
७, ४, १९; ९, ५, २, ८; १०, १, २, ३;
२, ६, १४; १८; ३, ३, ६; ५, ४; ७^३;
४, १, २३^३; ५, २, ७; १७; १९; ६, २,
४; ७; १०; ११, १, ६, २९; २, ४, ५;
७^३; १२, १, १, ४; ४, ३^३; २, ४,
१६^३; ३, १, ९; ३, ४^३; १३, ६, १,
७; ११; १४, ४, ३, २२; ५, ३, ६; ५,
१-१३; ६, १, १२^३; ७, २०; ८, १५,
६; तैआ. ७, ३, १; ४^३; ७, १; जैउ.
१, ८, २, १; १८, २, ८^३; ९; ३, १, १,
१४; ४, ३; १३; ६, ५, ३; ४, १०, ४,
५; गो. १, १, १७-२१; २४; ३०;
२, ५; ४, २-५; ११^३; ५, २५; २, १,
२२^३; ५, २.

अध्यात्म-तम- -सम् ऐ. ३, २.

अध्यात्म-फल- -म् गो. १, १, ३०.

अध्या(-धिऽआ-)/घा, अध्यादध्यात्
जै. १८२.

अध्याहित, ता- -तः ऐ. ३, ४१^३; ४,
१८^३; -तम् ऐ. १, २५; श. ७,
४, १, ८; जैउ. १, १७, ३, ४; -ता
श. ७, ४, १, ८.

अध्याय-अधि/इ द्र.

अध्याय-अधि/इ द्र.

अध्याय-अधि/इ द्र.

अध्याय-अधि/इ द्र.

अध्याय-अधि/इ द्र.

अध्याय-अधि/इ द्र.

अध्याय-अधि/इ द्र.

अध्याय-अधि/इ द्र.

अध्याय-अधि/इ द्र.

अध्याय-अधि/इ द्र.

अध्या(-धिऽआ)/रुह्, अध्यारोहन्ति
श. ४, ६, ९, १२; गो. १, ४, २०;
२१; अध्यारुहाम श. ४, ६, ९, १२.
अध्यारोह- -हः गो. १, ४, २१.

अध्या(-धिऽआ)/वप्, अध्यावपति
श. ३, ३, २, १३.

अध्यास्(-धि/आस्), अध्यास्ते जै.
१८०; जैउ. १, ८, ३, १; गो. २,
३, ९; -सते तां. ५, ५, १२; जै.
१०३; जैउ. १, १६, १, ३; -सन्ते
ष. ५, ६; अध्यास्ताम् ऐ. २, ३६^३;
अध्यासीत तै. ३, ७, ३, ३; ४^३.

अध्यासितव्य- -व्याः तै. ३, ७,
३, ४.

अध्यास-वत्(मलुप्)- -वत् ऐ. ५,
६^३; ८^३; शां. २१, ३^३; २३, १^३; २;
३^३; -वान् ऐ. ५, ७.

अध्या(-धिऽआ)/सद्, अध्यासाद-
यामि तै. ३, ७, ६, ८.

अध्या(-धिऽआ)/ह, अध्याहरताम्
श. १२, ८, १, ३.

अध्यास्थारु(-धिऽआ/स्था), - -ता
जै. २७; १३४.

अध्यृष्ट, हल-अधि/वह् द्र.

अध्यृष्ट(-धि/ऊह्), अध्यृष्टन्ते तै. २,
१, १०, ३; अध्यृष्टति शां. ११, ६;
१४, ५; श. १, २, १, ९^३; तां. ६,
६, ३; ४; जै. ३१; अध्यृष्टि ऐ.
७, २३; श. १, ५, ३, २०^३; ३, ९, ३,
३; ८, ३, १, ११; का. २, १, ४, ७;
अध्यृष्टन्ति तां. ६, ६, १^३; अध्यृष्टामि
तां. १, २, ६; ६, ६, ३; ४; अध्यृष्ट
श. १३, ४, ३, २; अध्यृष्टेत् श.
१, ४, ४, १३; तां. ६, ६, ३; ४.

अध्यृष्ट श. १, ४, ४, १३.

अध्यृष्ट(-धि/ऋष्ट्)- -ष्टाय ऐआ. १,
२, ४.

अध्यृष्ट(-धि/ऋष्ट्), अध्यास्ताम् श.
१४, ६, ९, १०.

अध्यृष्ट(-धि/ऋष्ट्), अध्यास्ताम् श.
१४, ६, ९, १०.

अध्यृष्ट(-धि/ऋष्ट्), अध्यास्ताम् श.
१४, ६, ९, १०.

अध्यृष्ट(-धि/ऋष्ट्), अध्यास्ताम् श.
१४, ६, ९, १०.

अध्यृष्ट(-धि/ऋष्ट्), अध्यास्ताम् श.
१४, ६, ९, १०.

अध्यृष्ट(-धि/ऋष्ट्), अध्यास्ताम् श.
१४, ६, ९, १०.

अध्यृष्ट(-धि/ऋष्ट्), अध्यास्ताम् श.
१४, ६, ९, १०.

अध्यृष्ट(-धि/ऋष्ट्), अध्यास्ताम् श.
१४, ६, ९, १०.

†सांख्यिकः पाठोऽन्वयश्च तु. कासं. १३, १५। तै. २, ४, ८, ७। यद्व. 'अधिमनी' इत्येवमेव पर्यवस्यति षष्ठः साधी-
यान् प्रतीयते । †मु. पाठे पदान्तो नकारः परसवर्णसन्धीय उत नकारान्त एष शब्द इति विमर्शयिष्ये । †अधि/वह्, द्र. ।

अध्ये-(धिउआ/इ), अध्यैति तै. ३,
१२,५,३,४.

अ-धिष्ण्य- -ष्ण्ये गो. २,५,४.

अ-धीत(√धे)रस- -म् ऐ. ६,१२; गो.
२, ४, १८. धीतरस-द्र.

अ-धीर-वृत् (वतिः) श. ११,५,५,९.

अधुना श. ३,३,४,१९.

अधुना-तुन- -नाः श. ७,१,१,२.

अ-धूत(√धू)- -तम्ऽइव तां. ७,९,९.

अ-धूम- -म् श. १०,६,३,२.

अ-ध्वत- -तः श. १३,३,३, ५; -तम्
तां. ११,१०,११; १२,९,१६.

अ-ध्वति- -तिः श. १४,४,३,९.

अ-धि-गु- -ंगाश्च ऐ. २,७; -गुः ऐ.

२,७; शां. १०,४; तै. ३,६,६,४;

-ंगो ऐ. २,७; १२; तै. २,६,६,४;

३,६,७,२; -गोः श. १३,५,२,१;

-गौ शां. १०,४; श. १३,५,१,१८.

अ-धुव- -वःऽइव श. ८,२, १, २; ४;

जै. १,१७,३,३; -वम् श. १०,२,

६,१९; -वम्ऽइव श. ८,२,१,१४;

तैआ. २,३,८; वाः श. ११,८,१,१.

अध्वन्- -ध्वन् श. ३, २, ४, १९;

श. १३, ४, १, १४; -ध्वनः ऐ.

३,२५; ४,२०; ७,८; श. ३, २,

४,१९; ५, १,५,१७; ३,१,११;

१२,४,४,१; का. १,४, १, २६;

जै. ४,११,५,११; -ध्वना तां.

२५,१०,१६; -ध्वनाम् तां. १,४,

१; -ध्वनि तैआ. २,१९, १; सा.

२,४,३; ६; ७; -ध्वने तै. ३,४,१६,

१; -ध्वमिः ऐ. २,२०; शां. १२,३;

-ध्वसु श. २, ३, ४, ३७; का. १,

४, १, २६; -ध्वा शांआ. ३,१;

श. ५,३, १, ११; ६, ३, ३, ८;

-ध्वानः श. २, ३, ४, ३७; १३,

२,४,२; ४; तै. ३,९, १,२; तां.

१६, १३, १२; -ध्वानम् ऐ. ४,

२०; ३०; ५, ३०; शां. २,९; ७, ७; ८,

३; श. २, ६, २, १७; ५, १, ३, ११; ५,

१७; ३, १, ११; ६, ३, ३, ८; ४, १२;

१२,४,१,१०; १४,५,४, ११; ६,

११, १; का. १,६,२, ८; तै. १,

५,१२,५; २,५,६,४; ३, ९, १,

४; तां. ४,३,७; १०; ६,१७; ६, ३,

१५; जै. ५५; सा. २,४,६.

अध्व- (ग→गा)(√गम्)- -गा शां.
२,९.

अध्व-पति- -न्ते तां. १, ४, १.

अध्वर- -रः शां. ३,५; ७,३; १०,६;

श. १, २, ४,५; ४,१,३८; ३९; ४०;

२, ३,४,१०; ३, ५, ३,१७; ९,२,

११; ३, ५,४,५; ४,३,४,३; ६,३,

४,९; ६,४,१४; ७,३,१,५; ६; ३३;

९. २,३,१०; १०, १,५,३,४,१,

१९; २१; १४,२,२,४८; का. १,४,

१,८; २, २,२,४; तै. २,२,११,६;

३,३,७,८; तैआ. ७, २, ६; तां.

२५,४,२; गो. १,५, ९; २५; २,

२,१७; २२; -रम् ऐ. २, ५; २०;

४,२९; ५,१३; १६; ६, १२, शां.

३,५; ६,१५; ७,३; ११, ४; १२,

१; २२, १; श. २,३,४,१०; ३, ५,

३,१७; ९, ३,५; ४,५; १०, ४,३,

४; १४,१,४,१४; का. १, ४, १,

८; तै. २,२,२,४; ५; ३, ७, ४;

७,१२,२; ५; ८, १,२; ५, ५; ९, ३;

३,६,३,१; ४,१; तैआ. ४, ७, ३;

तां. ८,६,५; २१, १०, ११; -रस्य

ऐ. १,१७; शां. ८,२; ११, ७; श.

१, २, ४, ९; ६, ६, ४, ११; ६,

१,२; ३; ४; १३; १४; ७, ३, १,

३३; ८,६,३,१५; ९,२,१,५; ४,

३,५; १५; ५,१, ३०; १, ४०;

११, ७, ४, १; का. २, २, ३, ८; तै.

२,२,२,५; ३,६, ४; ४, ३, ६; ३,

५,७,६; १२, २; जै. ९७; -रा

ऐ. २,३४; श. १,७, ३, १५; तै.

३,५,७, ६; ६, ११, ४; १२, २;

-राणाम् ऐ. २, ३४; श. १, ४,

२,११; २,३,४,२९; का. १, ४,

१,२२; तै. १,२, १, १३; ३, ५;

३,१; -रान् श. १२, ४, ४, १,

-राय तै. २, ८, ४, ५; ९, ९; गो.

२,४,१५; -रै ऐ. २,२; ५; शां.

६,१२; १०, २; ६; २८, २; श.

१,४,१,११; ३८; ३९; ३, ४, ६;

५,२, ११; ३, १, ३,२४; ४, ६,

७,१; तै. २, ६, १४, ५; ३, ३, ६,

१०; ८, ८; ५, २, ३; ६, १, १; ४,

१; ११, ९, १; १२, ९, ४; तैआ.

२, ८, १; जै. १३६; गो. २, २, १७;

४, १५; -रण ऐ. ३, १८; श. १, ४,

१, ४०; ८, १, २१; का. १, ३, ४, ८;

तै. २, ३, ६, ३; -रै ऐ. ५, १६;

शां. २६, १५; श. २, ३, ४, १४;

का. १, ४, १, १२; तै. २, ४, ६, ४;

७, १२, ६; तैआ. १०, १, १६.

अध्वरकर्मन्- -र्मं श. ६, ६, १, ४;

७, ३, १, ४.

अध्वर-कृत्- -त् तैआ. ४, २, १, ५;

२, ६. -तम् श. १, २, ४, ४, ५;

का. २, २, २, ३, ४.

अध्वर-धिष्ण्य- -म् श. ९, ४, ३, ५.

अध्वर-प्रायश्चित्ति- -म् श. ६, ६,

४, ११; १४.

अध्वर-वत्- -वन्तम् श. १, ४, १, ४०.

अध्वरी(-र+व्यच्)यत्- -ताम् ऐ.

२, २०.

अध्वर्युत्(-र+व्यच्),- -र्यन्तः श. ९,

२, ३, १०.

अध्वर्यु- -र्यवः ऐआ. ३, २, ३; ५,

१, ५; शांआ. २, १६; ८, ४; श. १,

३, १, २६; ८, १, २; १०, ५, २,

२०; १२, ७, २, १२; ८, १, ६; २,

२२; तै. ३, ५, १३, ३; गो. १, १,

१३; २, ३, ९; -र्यवे ऐ. ५, ३४;

शां. १३, ६; श. ३, ८, ४, १०; ५,

५, ५, १८; ७, २, २, २१; श. १२,

१, १, ७; ९; १३, ४, १, ११; १४,

३, १, ३३; तै. १, १, १, ६; ८, २,

३; ३, ८, १०; ५, ८, ३; ७, २, ५;

जै. ३, ४, ३, ४; गो. १, ३, ४, ४,

६;५,८;-०र्थाइउ ऐ. २,२०;-थुः
 ऐ. १, १३;१६;२८; २९;३०;२,
 २;५;१०;११;१२;१५; २०;२७;
 ३७; ३, १२; १३;५,२५; ६,२;
 १४;७,१६;३२; ऐआ.५,३,२;शां.
 ३,७;४,६; ५,७;६,११; ७,४;८,
 ४;९,३;५;६; १०, २; १२, १;
 १४,२;३; १५,३;१६,३; ८;१७,
 ७;२७,४;५;६; २८,५;६;३०,६;
 शांआ. ४,६;शा.१,१,१५;२,२२;
 २,४,१३;१८; ३,१, २६;३,१;५,
 १,२१;२,१०;१२; ८,२,१४;३,
 २;४;२०;९, २,१;२;३; ४;२,४,
 ४,२५;५,२,३१; ३२;३३;३५;
 ३७;३८;३९;४०;४१;४२;४४;
 ४५;६,१,१४;२३;३४;४५;३,३,
 १,९;२,४;३, १;३;४; ४,२५;५,
 २,४; ३,२१;४, १६; १७;६, २,
 २०; ३,१४; ७,१, ३१;२,४;८,
 १,१; १०;११;२, १;१८;२१;२४;
 ३,५;७;४,१, १,१७;२,१, १३;
 १४;२०; २१;२३;४, २२; ५,३;
 ३,१,१४;२,१;५,६; ९;२१;५,२,
 ३;९,१३;६,७,१९; २०;५,१,२,
 १६;१७;१८;१९;५,२; ३,४,४;
 ४,२,१;४,१५;२२;५,४, २६; ५,
 १८;६,२,२९; ९, २, ३, ११;
 १०,१,१,५;३,५,२;१२;१६;४,१,
 १३;५,१;११;२,७,३२;४, २,१;
 ३;४;९;१३; १४;१६;१७; २०;
 ७,२,६;१२, १,१, ४; ५; ७, ३,
 २२;८,२,२६; १३, २,७,१;४,१,
 ४;५;६;७;१०; २,१५;३,१;२;
 ३;४;६;७;८; ९; १०; ११;
 १२;४,२;५,१,४;१६;२,४; १३;
 १८;२३;३,७; १४,१,३, ३३;
 ४,१;२,२,१;३,१,३३;६,१, ६;
 १०; का. १,२,३, १४; २१; ३,
 ४,१४;५,१,१५;१६; १७; २७;

३०;३१;३४; ३५; ३६; ३७;
 ६,१,१५;२३;२७; २९; ३०;२,
 १,१,११;२,१४;१५;२,२.८;१०;
 ३,१९;तै.१,१,६,१०;६,१,२,६,
 ५,१;७,८,७;८,६,६;२,४,३, १३;
 ३,२,२,४; १०, १;३,७,५;८,१;
 ८;१०;९,५;१२; ८,४,३;५,१;
 ९,४,३;१२,९,३;तैआ. २,१७,१;
 ३,१,१;२,१;५,१;६,१; ५,५,३;
 ७,८,१;१०,६,४,१, जै. १३६;तां.
 ५,५,११;६,२;६;६, ७,१६;१८;
 ८,४;८,७,६;९,९,६;१५;२०,२,
 ४;२५, ४;५;१०,४;१८,४; जैउ.
 ३,२,५,७;४,२,२;५,६; ष. १,४;
 ६;२,४;९;१०; गो. १, १, १३;
 २,९;११;१२;२४; ४,५;५,११;
 १५;२४;२, १, २५;२,९; ३,१०;
 १७;४,५;६;५,४; -थुंणा झ. ४,
 ६,७,१९;१४,६,१,६; तै.३,२,८,
 ४; तां. ६, ७,१९; -थुंय्याम् श.
 ४,३,४,२२; ५,४,५,२२; ५, १,
 ११; -थुंम् ऐ. २,२०; ऐआ. ५,
 ३,२; शां. ६, ११; ७,४; झ. १,
 १,२,१८;५, १, २१; ५, २, १;
 १९; ३,५,३,२५;६,१,२५;७,१,
 ३०;८,१,१०; ४,२,५,६; ६, ३,
 २,३;११, ४,२,२०;१२, १,१,५;
 १३, ४,३,२; ५, २,१२;१७;२१;
 का. १,२,१,१;२,१,२,१४;१,६,
 १,२०; तै. ३,२,४,४; ष. २,८;
 गो. १,२,१२;२४;३,१;४,५;२,
 ४,७;-थुंषु ष.१,६;-थुं ऐ.१,१८;
 शा.१,१,२,१७;२,४,४;३,९,४,३;
 ४, १,५,१५;२,५,३;५,५,१,११;
 ८,२,१,३;४;५;६;७;१०;२,
 ८;११, ५,५,१३; १२, ८,२,२२;
 का.२,१,२,१३तै.३,२,१;४,६;
 ६,३;८,१;९,१;८,३,२; तैआ.३,
 ३,१;५,२,५;७,१;जै१४२;१८६;

२०३;तां. १८,५,१४;९,१०;२५,
 १५,३;गो.२,२,६;३,८;-थुंन्ना.
 १,८,१,१७;-०र्थां ऐ. २,२०;३,
 १२;५,२५;शां. १२,१;१४,३;
 २४,७;२८,५;शा. १,५,२,१;३,५,
 ४;१;७;११,४,२,१९;७,२,६;७;
 १३,४,३,२;६; ७;८;९;१०;११;
 १२;५,२,४;तै. ३,५,४,१; ष.१,
 ४;२,५;७;१०;तां. १४,९,१;गो.
 २,३,१०;४,४;-र्थां ऐ.७,१;शां.
 २३,५, शा. ३,६,२,२०;४,२, ५,
 २; ३;५,६;५,९, १३;६,९,१९;
 ५,१,५,१७;९, १,२,४३;१३,५,
 ४,२४;६,२,१८;७,१,१३; तै. ३,
 २,४,४;३,८,८; तां. ८,९,१०;ष.
 २,४; गो. १, ३,१८;२,२,१२;४,
 १८;-थौं झ. १,८,१,३९.
 †अध्वर(म→)मा!- मा: आ.२,२६.
 ‡अध्वाना(?) जै. १२२.
 √अन्, अन्यात् तैआ. ८,७,१.
 अनत्- नन् श. २, ५,३, ३; का.
 १, ५, २, ३.
 अनती- त्य: श. २,५,२,२;२४;
 का. १,५,१,२.
 अनु- नन: श. १४, ४,३,१०; -नम्
 श.१४,९,२, १५;-नस्य श.१४,
 ९,२,१४.
 अन(न्उअ)-काम-मार- न: ऐआ.
 २,३,८.
 अनक(न्अञ्ज) -कम् ऐ.२,२३;
 -का: श. २,६,२,६; का. १, ६,
 २,३; -क्ते झ. ३,४,३,२०.
 अनक्ष-स्तम्भ(न्उअक्ष)- म् श.
 ३,६,४,११.
 अनु-नञ्,भ्रा- नन: शां. १०,२; शांआ.
 ९,७;-नम् श. १४,९,२,१५;
 ग्नाम् श. १,३,३,८.
 अनग्न-ता- ता श. १, ७, ३,२८;
 -तायै श.१,३,३,८;३,७,१,१९.

†अध्वरमय'इति BW. पाठः । ‡सनिहितपदयोगेन वा स्वातन्त्र्येण वाऽप्रसिद्धः संज्ञाविशेषः । तु धातुः ११, २, ३, ११।
 अद्दान- द्र. ।

अनग्रन्थभावुक-का: ऐ. १, २९.
 अनग्रिन्(-न्ऽअ-)-मि:इव गो. १,
 २,४. -मौ ऐआ. ५, ३,३; शां
 ७,३^३;श. ३,३,१,३; जै. १९७^३.
 अनग्रिक-क: गो. १, २, २३^३;
 -कस्य गो. १,२,२३.
 अनग्रि-चिव-त: श. १३, ८, ४,
 ११; -तम् श. १३, ८, ४, ११.
 अनग्रि-चित्या-याम् श. ६, ६, १,
 १; १३.
 अनग्रिन(-त्र→)त्रा-त्रा: तै. २, ८,
 २,४.
 अनग्रिन-दग्ध-ग्धा: तै. ३, १, १, ७.
 अनग्रि-ष्वात्त-त्ता: तै. २, ६, १६, १.
 अन(-न्ऽअघ→)घा-भ्य: तै. ३,
 १,४, ८.
 अनग्रमेजय(-न्ऽअग्रम्/एज्)-य:
 सा. ३, ७, १०.
 †अनग्रगुलि* (-न्ऽअ-)-लि: तैआ.
 १, ११, ५; ६.
 अनग्रुह (अनस्/वह)-डुह: श. २,
 १,४, १७; ३, १, २, २१; १३, ८,
 ४, ६; का. १, १, ४, १७; २, ३, २३;
 तै. १, १, ६, ६; जै. १३५; तां. २,
 १६, ३; १८, ३, ३; गो. १, २, १८;
 -डुहि तै. ३, ८, १३, २; -ड्वाच्
 ऐ. १, १४^३; शां. १, ५; श. २, १,
 ४, १७; २, ३, २८^३; ३, १, २, २१; ४,
 ५, १, १५; ५, २, ३, ८^३; ३, १, ७^३;
 ६, ६, ३, ३; ७, ३, २, १; १६^३; ८,
 २, ४, ९; १३, १, ९, ४^३; ८, ४, ६;
 १०; का. १, १, ४, १७; २, ३, २३^३;
 तै. १, १, ६, १०^३; ४, ४, ११; ८, २,
 ५; २, ६, १८, ३; ३, ८, १३, १; ३;
 जै. ५०; तां. ६, ५, २१; ८, ७, ४;
 १८, ९, १८; गो. २, १, १३;
 -ड्वाह: श. ५, ५, २, ४; ८, २, ४,
 ९; जै. १३२; -ड्वाहम् श. ८, २,

४, ९; तै. १, १, ६, १०; ८, २, ५;
 २, ६, १७, ५; तैआ. ६, १०, १;
 -ड्वाहौ श. ३, ३, ४, ११; ६, ८,
 १, ८; ७, २, ४, २९; तै. ३, ९, ९,
 ३; जै. १९२^३; तां. १२, ४, १४.
 अनग्रुही-ही श. ५, २, ४, १३^३;
 -ह्यै श. ५, २, ४, ११; १३.
 अनग्रुच्छत(-डुह्-श)-म् तां. १८,
 ३, २.
 अनग्रुत्पयस्-सम् जै. ५०.
 अनग्रुद्धत-ते आ. २, २२, ११; १२.
 अन(-न्ऽअ-)-णु-णु श. १४, ६, ८, ८.
 अनत(√नम्)-त: ऐआ. ३, २, ४.
 अन(-न्ऽअ-)-ति-क्रम-माय श. ३,
 ३, १, ५.
 अन(-न्ऽअ-)-ति-क्षार-राय तां. १३,
 ७, ९; ८, १, ४; ५; १५, १, ६.
 अन(-न्ऽअ-)-ति-द(ग्ध→)ग्धा श. १,
 ४, १, १४; १६.
 अन(-न्ऽअ-)-ति-दाह-हाय श. ६,
 ७, १, १५; १६; २६; ७, १, १, ९;
 तै. ३, २, ८, ६; तैआ. १, २६, ७;
 ५, ४, ५; १०.
 अन(-न्ऽअ-)-ति-पाद-दाय तां. ४,
 ५, १२; ७, ३, २३; १५, ९, ३.
 अन(-न्ऽअ-)-ति-द्वय-म् श. ७, २,
 १, १.
 †अन(-न्ऽअ-)-ति-दश्र(दश्र)-म्
 तै. ३, ३, ६, ८^३.
 अनति-प्र(श्न्य→)श्न्या(-न्ऽअति-प्रश्न+
 यत्)-श्न्या: श. १४, ६, ६, १;
 -श्न्याम् श. ११, ६, ३, ११.
 अन(-न्ऽअ-)-ति-मा(निन्→)निनी-
 न्य: श. ५, ३, ५, १९.
 अनतिसुच्य(-न्ऽअ-√मुच्)शर, ३, ३, ८
 अन(-न्ऽअ-)-ति-रात्र-त्र: तां. २४,
 १, ११; -त्रे श. ५, १, ३, २^३.
 अन(-न्ऽअ-)-ति-रिक्त, का-क्तम् श.

३, ९, २, १५; १०, ४, ३, २४; १३, ८,
 १, १५; ३, १०; तां. १५, ७, ५; -क्ता:
 श. ७, ३, १, ३९^३, १०, ४, ३, २४;
 -क्तेन श. १२, ३, ५, १३.
 अन(-न्ऽअ-)-ति-रिक्ति-क्त्यै श.
 ९, ५, २, १.
 अन(-न्ऽअ-)-ति-रेक्-काय तै. ३,
 २, २, ५. अतिरक्त-द्र.
 अन(-न्ऽअ-)-ति-वाद-दाय तां. ११,
 ३, ६. अतिवाद-द्र.
 अनतिवादिन्-दी तां. ११, ३, ७.
 अन(-न्ऽअ-)-ति-शंस-साय गो. २,
 ४, १५; १६.
 अन(-न्ऽअ-)-ति-स्कन्दत्-न् तै. ३,
 ३, ६, ४.
 अनत्यय(-न्ऽअ-ति/इ)-याय श.
 १३, ८, ४, १; २.
 अन(-न्ऽअ-)-द्धा श. १, २, ४, २१;
 ६, ३, ३३; २, ३, १, २५-२९; का.
 १, ३, १, १६^३; १७^३; १८^३; १९^३,
 २०^३; २, १, ४, १०; २, २, १२^३;
 अनद्धाऽइव श. ३, १, ४, १०; २,
 १, ४०; ६, २, २, २०; ११, १, ३, ३,
 अद्धा द्र.
 अनद्धा-पुरुष-ष: ऐ. ७, ९^३; श. ६,
 ३, १, २४; -षम् श. ६, ३, १, २४;
 ३, ४; ४, ४, १४; -षेण श. ६, ३;
 ३, ४; ४, ४, १४.
 अन(-न्ऽअ-)-द्यमान-न: जैउ. ३,
 १, २, ४; १७. √अद् द्र.
 अन(-न्ऽअ-)-धस्(ः) तै. ३, २, १, ६;
 २, ९; ३, १२. अधस् द्र.
 अन(-न्ऽअ-)-धीयत्-यन् ऐआ. ५,
 ३, ३^३; जै. ९३. अधीयत् द्र.
 अनध्याप्य-म् सा. १, ५, १०.
 अनध्याय-यौ तैआ. २, १५, १.
 अन(-न्ऽअ-)-नु-गत-ते श. १२, ४,
 ३, ६.

† बहुव्रीहोपेक्षया (पा० ६।२।१७२) अन्तोदात्तप्रदेशनम् । तु० अनङ्गुरि-(अ. ६।२।८) । सर्वनिघातमुद्रापकौ सम्पादकावुभावपि दयनीयाविव प्रतिभातः । † भा.अनु. 'अनतिदश्र' इत्येव प्रातिपदिकं प्रतिभाति । तथाऽपि नास्ति विप्रतिपत्तिविशेषः ।

अन(-न्ऽअ-)-नु-ध्यायिन्- -नम् ऐ.३,
४७;४८; तै. २,१,४,३.

अन(-न्ऽअ-)-नु-प्र-ज्ञान- -नाय श.६,
३,१,३१.

अन(-न्ऽअ-)-नु-याज- -म् ऐ. १,११;
२६.

अन(-न्ऽअ-)-नु-वषट्कार-भाज्- -क्
शां. १६,६.

अननु-वषट्कृत- -तः शां. १३, ९;
शांआ. २,१७.

अन(-न्ऽअ-)-नु-शस्त(√शस्)- -म् श.
१२,८,३,२७; तां.४,९,१३.

अन(-न्ऽअ-)-नु-शिष्य (√शास्) श.
१४,६,१०, ४, ७; १०; १३;१६;
१९.

अन(-न्ऽअ-)-नु-ष(क्त→)का ऐआ.१,
५,२; अनु√षञ्ज् द्र.

अननुषङ्ग- -म् तैआ. १,२६,१.

अननूक्त(-न्ऽअनु√वच्)- -क्तः श.
१४,४,२,२८.

अन(-न्ऽअ-)-न्तु, न्ता- -न्तः श. ४,
३,१,७; ७,३,१,३९; १४,६,१०,
१२; तै. ३,११, १, १; जै. ८८^२;
तां. १७,१२,३^३; जैउ. १,१२,
१,७; -न्तम् ऐ.३,४३; श. २,२,३,
१३; ९,३,३,१७^३; १०,१,५,४^३; २,
६,६; १४,४,३,२१; ५,४,१२; ६,
१,११^३; २,११^३; ७,३,१३; तै. २,
५,५,२; ६,४; ८,७,२; ३, ११,७,
४; ५; तैआ. ८,१,१; १०,११,२;
तां. १,५,१९; १७,१२, ३; २३,
२५,३; २४, ९,२; जैउ. १, १२,
१,८^३; -न्तस्य श.१४,९, १,१०;
-न्ताः श.७,३,१,३९^३; १४,४,३,
२१; ६,१, ११; २, ११; १०,१२;
तै. ३,१०,११,४; तां. २३, २५,
३; २४,९, २; -न्तात् तां. २३,
११,३; -न्तान् श.१४,४,३,२१;
-न्तानि श. ७,३,१,३९; १४, ५,
५,१९; -न्ताम् तै. २, ८, ८,४;
तां. २३, २५, २; ४; २४,९,२,३;

गो. १,१,३८; -न्ताय तै. ३, ४,
१३,१; -न्ते शांआ. ४, ५; जैउ.
४, १०, ४, ९; श. १४, ६,
१०,१२.

अनन्त-ता- -ता श. १४, ६, १०,
१२; -ताम् जैउ.१,१२,१,८.

अनन्त-दक्षिण- -णः तैआ. २,
१७,१.

अनन्त-रूप- -म् तैआ.१०,१,१.

अनन्ते-वासिन्- -ने ऐआ. ३, २,६;
५,३, ३; शांआ. ८, ११; १३,१;
श. १४,९,३,२०.

अन(-न्ऽअ-)-न्तर- -रः श. १४, ७,
३,१३; -रम् शांआ. १३,१; श.
१४,५,५,१९; ६,८,८.

अनन्तरय(-न्ऽअन्तर√इ)- -याय
श. ७,१,२,२३; तां. ४,१,६.

अनन्तराय- -यम् ऐ. १,१;२,२०;
३,३७; श. १, १,२,८; १२,८,
१,१७; का. २, १, २,८; -याय
तै. ३,३,४,६.

अनन्तरित,ता(-न्ऽअन्तर√इ)- -तः
ऐ. २, २२; ६, २६^३; श. १२,
३, ५, ५; ९; १०; गो. १, ५,
९^३; -तम् श. १२, ३, ५,३; ६;
जै. १२०; गो. १,५,९^३; -ता श.
७,५,१,२८; १२,३,५, ७; -ताः
तै. ३,७,१४,४; -तानि श. १२,
३,५,८; गो. १,५,९.

अनन्तरिति- -स्यै ऐ. १, २२; शां.
२७, ४; तै. १, ६, ४, ३; ९,
१; ३, ८,१७,२; १८, ५; ९,११,२;
तैआ. १,२६,७.

अनन्तर्हित,ता(-न्ऽअन्तर√धा)- -तः
श. ४,४,२,१; ६,२,३,२^३; ४^३; ६^३;
७,१,२,२३; -तम् श. १, ६,३,
२७; ७, ४,२,१; २; २५; ५,१,२७;
८,२,३,६; ३,१, १३; २, १३; ३,
४; ४, ७; ९,३, १,२०-२३;
१२,३,५,४; तै. २,७,६,३; -ता
शां. ८, ५; श. ६, २, ३, २; ६;

-ताः शां. २७, ६; ३०, ८; श.
६, २,३, २^३; ४^३; ५,३,५; ७,४,२,
१३; ३१; ५,२, ४०^३; ४२; ८,१,१,
२; ४,१; २,३,३; ६^३; ३, १, ११^३;
१३; २,१३; १४; ३, ४; १२; ४,
१४; १५; ४,४,९; ६,२, ९; ११^३;
७, ४, १८; -तात् जै. १२९;
-तान् श. ८,१,१,२; २,३, ३; ३,
४,१४; १५; ९,३,१,२२; जै. ३९;
-तानि श.७, ५, २,४२; ९,३, १,
२३; १३,८, २, १; -ताभिः श.
८,३,१,११; -ताम् श. ६, ५,३,
५; ७,४,१,८; २,१,२; १०^३; १३,
१९; २०^३; २५; २६^३; ३७; ८, ३,२,
१; २; -ते श.७,४,२,२४; ८,४,४,
७; ६,२,९; तां. १९,१३,९; -तेन
श. १४, ९,४,२५; -तैः श.७, ४,
२,१०; -तौ श. ७, ४,२,२४; ८,
७,१,५^३.

अन(-न्ऽअ-)-न्ध- -न्धः ष. १, ७;
न्धाः तै. २,५,१,३.

अन(-न्ऽअ-)-ञ- -म् श. १४,९,२,
१४^३.

अनन्व(-न्ऽअनुऽअ-)-व-चार- -राय
श. ४,३,२,६.

अनन्व(-न्ऽअनुऽअ-)-व-सित(√सो)-
-म् शां. ११,१.

अनन्ववाय(-न्ऽअनु-अव√इ)- -याय
जै. १२७.

अनन्ववायन(-न्ऽअनु-अव√इ)- -नाय
श. ६,३,१,५.

अनन्वा(-न्ऽअनुऽआ-)-गत- -तः श.
१४,७,१,१७; २२; ४०.

अनन्वागमे- -माय जैउ. २,२,१,४.

अनन्वाप्य(-न्ऽअनु√आप्) ऐ.
७,१९.

अनन्वाभक्त,का(-न्ऽअनुऽआ√अञ्)-
- -क्ताः श. १,५,२,४,२, ३,१,
२०; ३,६,३,२६.

अनन्वालय्य(-न्ऽअनुऽआ√अल्) तां.
७,५,१४.

अनन्वित (-न्ऽअन्व/इ)- -त्म् जैः ३, ६, ७, ८; -ताः तैआ. १, १०, ४.
 अनन्वृ (-न्ऽअन्वृ/इ)- -म् ऐआ. ५, १, १.
 अन् (-न्ऽअन्)-प-क्रम- -मम् ऐ. ४, २५; -माय ऐ. १, २६; श. १३, ४, २, १०; ५, २, १०; -मे शां. १८, ६.
 अन्पक्रभिन्- -मि श. १, २, ४, १६; का. २, २, २, ९; जै. ६८; -मिणः श. ५, ३, १, १२; -मिणश् श. ५, ३, १, १, ११; -मिणौ श. ५, ३, १, १०; ६, ४, ४, १३.
 अन्पक्रमिणी श. ५, ३, ४, १४.
 अन्प-क्रामिन्- -मिणः जै. ४१, ५१.
 अन्प-क्रान्ति- -न्त्यै गो. २, ६, ७.
 अन्प-क्रामुक, का- -का तां. ६, १०, १०; ११; १८, १, १४; १०, ९; १९, १२, ५; ६; १६, ६; -काः तां. १९, ६, ३.
 अन् (-न्ऽअन्)-व-ग- -गः शांआ. ६, १२; श. १४, ५, १, १०.
 अन्पग- -गात् तै. ३, ३, ११, २.
 अन्पज्यु (-न्ऽअन्प/जि)- -ज्यम् श. १, २, ४, ९; ३, ४, २, ८; का. २, २, २, ६; तै. १, ५, २, ४; ३, १, ५, ५; तैआ. १०, १, १०; जै. ५; तां. ११, १०, २१; २०, ६, १; ८, १; -ध्याय तै. ३, १, ५, ५.
 अन्पचायित् (-न्ऽअन्प/चाय्)- -तारः शां १, १.
 अन्पचाय्यमान- -मः तै. २, ७, १८, १.
 अन्पच्युत् (-न्ऽअन्प/च्यु)- -तः तै. १, ५, ८, ३.
 अन् (-न्ऽअन्)-पत्य- -त्यः तैआ. २, १९, १.
 अन् (-न्ऽअन्)-प/ष्ट्, अन्पष्ट्य ऐ.

२, ११.
 अन् (-न्ऽअन्)-प-नि-हित्- -म् श. २, २, १, १५; का. १, २, १, १०.
 अन्प-प्रोषित (-न्ऽअन्प-प्र/वस्)- -म् श. ११, ३, १, ५; ६.
 अन् (-न्ऽअन्)-प-ब्रव- -वः तै. ३, १२, ५, ३.
 अन् (-न्ऽअन्)-प-भ्रन्श- -भ्र्नाय जै. ३१; १५६; तां. १२, ४, ३; १०, २; ३; १४, ४, १, ६, ३; १०, २; १६, ३, ४; १७, ४, २; २०, ७, १; २१, ९, १४; २४, ११, ८; २५, २, ५.
 अन् (-न्ऽअन्)-पर- -म् शांआ. १३, १; श. १४, ५, ५, १९; ६, ८, ८.
 अन् (-न्ऽअन्)-प-राद्ध- -म् श. १४, २, २, २८.
 अन्प-राध- -म् श. १, ३, ५, १०; -घाय तै. ३, २, २, ३.
 अन् (-न्ऽअन्)-प-रुद्ध- -द्धः जैः २, २, २, ८.
 अन्प-रोध्य- -ध्यः तैआ. ६, ५, २.
 अन्पव्याथ (-न्ऽअन्प/व्यथ्)- -थाय जै. १०; २७; १११.
 अन् (-न्ऽअन्)-प-श्रित- -तः ऐआ. ५, ३, ३.
 अन् (-न्ऽअन्)-प-सरण- -णात् श. १, ९, ३, ११.
 † अन्-पस्पशान- -म् तैआ. ६, १, १.
 अन् (-न्ऽअन्)-प-स्फुरत्- -रन्तः तैआ. १, ७, १; ४.
 अन्पस्फुरन्ती- -न्तीः तैआ. ६, ७, १; -न्तीम् तै. ३, ७, ७, १३.
 अन् (-न्ऽअन्)-प-हत-पाप्मन्- -प्म जैः ४, ८, ३, ४-९; -प्मानः श. ७, ४, १, १; -प्मा श. ६, १, ३, ९; २, १, ९; -प्मानः ऐ. ४, २५; श. २, १, ३, ४; ६, ८, २, १; का. १, १, ३,

३; ४, ८; -प्मानम् श. ७, ४, १, १.
 -प्मानि जैः ४, ८, ३, ३; १०.
 अन्प-हनन- -नाय तां १३, १०, १४.
 † अन्पदि जै. ३६.
 अन्पायि (-न्ऽअन्प/इ, यिन्-)-नी तै. २, ५, १, २.
 अन् (-न्ऽअन्)-पि-सोम- -मौ जै. १८६.
 अन्पि-सोमिन्- -मिनौ जै. १८६.
 अन्पिहि (त-)-ता (-न्ऽअन्पि/घा)- -ताः श. ७, ४, २, ३७.
 अन्पेक्ष (-न्ऽअन्प/ईक्ष्)- -म् श. १२, ५, ३, १५; ९, २, ८; १४, ३, १, २८.
 अन्पेक्षमाण- -णः श. १३, ६, २, २०; ८, ३, ४; सा. २, ४, ६; ७; -णाः का. १, ६, २, ८.
 अन्पेक्षित- -तः सा. ३, २, १०.
 अन्पे (त-)-ता (-न्ऽअन्प/इ)- -ताः श. ९, ५, १, ५०.
 अन्पोद्ध (यै-)-यौ (-न्ऽअन्प-उत्/ष्ट्)- -यौः श. ११, १, ६, ३५.
 अन् (-न्ऽअन्)-भि-गत- -तम् श. १, ४, ५, ९; ६, ७, १९; -तानि सं. २.
 अन्भिघारित (-न्ऽअन्भि/घृ)- -म् तै. २, १, ३, ३.
 अन्भिजित, ता (-न्ऽअन्भि/जि)- -तः तै. १, २, ३, ३; -तम् तै. १, २, ६, ५; तां. १६, ४, ६; -तस्य तै. १, ७, ३, ८; ३, ९, ९, ३; तां. १६, ४, ७; -ता तां. ६, ५, २०.
 अन्भिष्टण्य-वत् (-न्ऽअन्भि/ष्ट्)- -वन्तः श. १४, १, १, ७.
 अन्भिन्दन्त् (-न्ऽअन्भि/न्दन्)- -न्दन्तः तां. ५, ९, ३.
 अन् (-न्ऽअन्)-भि-नि-हित्- -तः श. ७, ४, २, ९.
 अन्भि-प्राप्त (-न्ऽअन्भि/प्राप्)- -प्तः ऐ. ७, २; -प्राय ऐआ. ५, ३, ३.

† मुपा. 'अनपत्य' स्वरः । असौ चिन्त्यः । तु० अ. १२, ४, २५; ऋ. ३।५४।१८; पा० ६, २, १७२; च ॥ † कदाचिद् 'अनुपत्यशान्' इति बाह्वचपाठस्य (१०।१४।११) प्राचीनः प्रमादजो मेदः । अथवा पस्पशान् शब्दः चारपर्याय इति कृता तत्पतिषेधप्रतिषेधवत्ता पन्थानं विशिनष्टि । एवमपि स्वरोऽर्थान्वयश्च सूच्यते स्यात् । विस्तरस्तु नेह संभवति ॥ † 'अनपहतपाप्मन्' इति P.W.पाठः ॥ † कदाचिद् 'अनापद्' इत्यस्य 'व्रजे' इत्यनेन समानाधिकरणं सप्तम्यां रूपं स्यात् ॥

अन(-न्ऽअ-)भि-प्रीत- -तः ऐ. ८, २४; -ताः ऐ. २, १२; ८, २४.
 अनभिप्रेषित(-न्ऽअभिऽप्र √ इष्)-
 -म् श. ४, ६, ७, १९.
 अन(-न्ऽअ-)भि-मानुक- -कः ऐ. ३, ३४.
 अन(-न्ऽअ-)भि-वाहुक- -कः गो. १, ३, १९.
 अन(-न्ऽअ-)भि-विद्ध- -म् गो. २, १, ३.
 अनभिशस्ति(-न्ऽअभि √ शंस)- -स्ति
 श. ३, ४, २, १४.
 अन(-न्ऽअ-)भि-शस्तेर्ण- -नम्
 गो. २, २, ३.
 अन(-न्ऽअ-)भि-शस्तेर्य- -न्यम् श.
 ३, ४, २, १४; गो. २, २, ३.
 अन(-न्ऽअ-)भि-वेचनी(य →)या-
 -याः श. १३, ४, २, १७.
 अनभिहि(त →)ता(-न्ऽअभि √ धा)-
 -ता श. ३, २, ४, १८.
 अनभिहुत(-न्ऽअभि √ हु)- -तः ऐ. ८, २४;
 -ताः ऐ. ८, २४.
 अन(-न्ऽअ-)भि √ ह, अनभिहर्तुम् श.
 १०, ४, १, १८.
 अन(-न्ऽअ-)भीक्षु- -ञ्चुः ऐ. ५, २; ऐ. आ.
 १, ५, ३; शां. २१, २, २२, ५.
 अनभ्यक्त(-न्ऽअभि √ अङ्क)- -क्तः
 गो. २, ६, १२.
 अनभ्यवयत्(-न्ऽअभिऽअव √ इ)- -न्
 जै. १४०.
 अनभ्यागमिष्यत्(-न्ऽअभिऽआ √ गम्)-
 -न् श. १२, ४, १, ९; २, १.
 अनभ्यारूढ=ळ्ह (-न्ऽअभिऽआ √
 रुह)- -ढम् श. २, ४, ३, ७; १२,
 २, ३, १०; गो. १, २, ७; -ळ्हम् का.
 १, ३, २, ७.
 अनभ्यारोह- -हाय श. ७, ३, २, २३;
 तै. आ. १, २६, ७.
 अनभ्यारोह- -म् श. १, ६, २, १, २;

३, १, ४, ३; २, २, २; ११; २८; ४, ३,
 १५; ७, १, २७.
 अन(-न्ऽअ-)भ्यावर्तिन्- -तीनि ऐ. ६,
 १८; गो. २, ५, १५.
 अन(-न्ऽअ-)भ्युक्लृष्ट- -ष्टः ऐ. ८, १२;
 १७.
 अन(-न्ऽअ-)भ्युदित- -म् जै. ४, १०,
 १, ५.
 अन(-न्ऽअ-)भ्युद्धष्ट- -ष्टः श. ११, १,
 ५, ११.
 अन(-न्ऽअ-)अ- -अे शां. आ. ८, ७;
 ११, ३.
 अन(-न्ऽअ-)मित्र- -म् ऐ. ८, १०.
 अन(-न्ऽअ-)मीवृ, वृा- -वः सं. २, ६,
 १; -वम् श. १, ९, २, २०; तै. आ.
 ६, ३, १; -वस्य श. ६, ६,
 ४, ७; तै. ३, ११, ४, १; तां. १,
 ८, ७; -वाः श. १, ७, १, ७;
 २, ४, ३, १२; ५, २, ३; ४, ३,
 १; ३, २, २, १९; ५, १, ५, २२;
 २, ३, ९; ४, २; ५, १६; ७, १,
 १, २५; का. १, ३, २, ११; ५, १,
 ३; २, १, ६, २, १; तै. २, ५, ३, ३;
 ३, २, १, ५; तै. आ. ६, १०, २;
 -वासः तै. २, ८, ७, ५.
 अन(-न्ऽअ-)रण्य- -ण्यानि ऐ. ३, ३१.
 अन(-न्ऽअ-)रुस्- -रुः श. ३, १, ३,
 ७; १०.
 अन(-न्ऽअ-)र्ध्य- -र्ध्यः श. ३, ८, ३,
 १५; ४, ५; जै. ३, ६, ४, ३; -र्ध्यम्
 श. ४, १, ५, २; जै. ९२.
 अन(-न्ऽअ-)र्वृ, वृा- -र्वम् तै. आ. ३, ११,
 ९; -र्वा तै. २, ८, १, ६; ३, १, १, ४.
 अन(-न्ऽअ-)र्वन्- -र्वा ऐ. ३, ३८;
 श. ३, ८, २, ३; -र्वाणः गो. १,
 ५, २१; -र्वाणम् गो. १, ५, २१.
 अनर्हत्(-न् √ अर्ह)- -र्हन् ऐ. ७, ३३;

गो. २, ३, ६.
 अन(-न्ऽअ-)व-कर- -म् तां. १, ६, ५.
 अन(-न्ऽअ-)व-काश- -म् गो. २, ३, १२.
 अनवक्लृप्त(-न्ऽअव √ क्लृप्)- -सम्
 श. १, १, १, ८; २, १, ४, २; ३, २, २,
 २७; ४, १, ४, ६; ६, २, २, ३९; ६, ४,
 ४; का. १, १, ४, १; ५; २, १, १,
 ६; -साः श. १, ३, ३, १८; ४, १,
 ३७; -सानि तां. ४, ४, ८.
 अनवगत(-न्ऽअव √ गम्)- -म् जै.
 १०५.
 अनवग्राह(-न्ऽअव √ ग्रह)- -हाय तां.
 १५, ७, ३.
 अन(-न्ऽअ-)व-च्छित्ति- -र्यै तै. १, ३,
 ७, २; ३, ४, २.
 अनव-नृष्ण, ण्णा(-न्ऽअव √ तृह)- -ण्णः
 श. ११, १, ६, ३३; -ण्णा तां. ६, ८, ३.
 अनवत्(-न्ऽअव √ दो)- -स्य शां. ७, ३.
 अनव-दानीय- -यानि तै. ३, ८, ४.
 अन(-न्ऽअ-)वृष्ट- -द्यानि तै. आ. ७,
 ११, २.
 अन(-न्ऽअ-)व-घृत- -म् शां. १६, ४.
 अन(-न्ऽअ-)व-घृष्य- -यः श. १, ४,
 ३, १; २.
 अन(-न्ऽअ-)व-पात- -ताय ऐ. ४, १९.
 अन(-न्ऽअ-)व-पाद- -दाय तां. ४,
 ५, १२.
 अन(-न्ऽअ-)व-ष्ठाविन्- -विनः जै.
 १६८.
 अन(-न्ऽअ-)व-भृथ- -थः श. ११, ७,
 २, ६; ७.
 अनवमृशत्(-न्ऽअव √ मृश)- -शन् श.
 १, ५, ३, १९.
 अन(-न्ऽअ-)व-मशम्(णमुल) श. १,
 २, ५, २६; का. २, २, ३, २३; ४, ५.
 अनवमृश्य- -स्यः श. १, ४, ३, १; २.
 अन(-न्ऽअ-)वराधि- -र्यै शां. २८, ३.

† प्राचीनः प्रमादपाठो यथादर्शनं मुद्रापित इति मतं भवति । 'स्तेन्य-' इत्येव शब्दस्य सूक्ष्मम् ।
 पुंयथामुद्रितमेव सत् । यत्तु KEITH 'अनवराधि-' इति मूलतो रूपमाह तत्र । यथोपलब्धपाठसङ्घतेः कल्पनाया अन-
 पेक्षितत्वात् । तु. २५, १५; यत्र अववार्थपरार्थशब्दयोः प्रतिस्पक्षितया श्रुती भवतः । तद्विद्वद्भिरुक्तं यत्रो मन्वपूर्वोऽवर-
 शब्द एव प्रयुक्तो वेदितव्यः । 'भरो क्षरि सवर्णे' (पा० ८, ४, १५) इति धकारात्पूर्ववर्तिनो लोपो द्रष्टव्यः ।

अनवरुद्ध(-न्ऽअव/रुध्)-रुः श. ३;
२, २, २२; १३, २, ५, २; तै. ३, ९,
२, २; -रुद्ध् श. ४, ६, ९, २०; ५, २,
२, ३; -रुद्धस्य तै. १, ३, ८, १; २;
-रुद्धाः २०; श. १, ६, ४, १०; १२,
७, ३, २०; तै. १, १, ५, ९; ६, ७;
३, ९, १, ३.

अनवरुध्यऽइव श. १०, ६, ५, ८.

अनवरणी(←र्ण)-र्णे तैआ. १, ८, २.

अन(-न्ऽअ-)वर्त्ति-वर्त्तिः तां. ७, ९,
२१.

अन(-न्ऽअ-)व-लोप-पाय तां. ६,
३, १३.

अन(-न्ऽअ-)वस-सः जै. ५५;
-सेन जै. ५५.

अनवसृष्ट(-न्ऽअव/सृज्)-ष्टः जैउ.
३, ५, २, ३; -ष्टे ऐ. ४, १३.^३

अनवानत्(-न्ऽअव/अन्)-न् श.
१, ३, ५, १३; १४; ४, ६, १, ५; ११,
१, ६, ३, १; १३, ८, ३, ४; गो. २,
२, ९.

अनवानम् ऐ. २, २८; ३, ३५; ६,
८; शां. ८, ३, ७; ८; ११, ४; १३, ५;
९; १४, २; १८, ५; २३, ५; २८, ७.
श. ४, ६, १, ५; तैआ. २, ११, १;
५, ४, २; ७, ९; जै. ११३; जैउ. १,
१२, ३, ७; गो. २, ३, ७.

†अनशान(-न्/रअश्)-नम् श. १,
१, ७; का. २, १, १, ६; तैआ. २,
१७, १; -नात् तैआ. १०, ६२, १;
-नेन का. १, ३, २, २; ३.

अनशान्-ता-तया श. २, ५, १, ३.
‡अनशान्तीवः का. १, ४, ३, ३.

अनशानाय, या(-न्ऽअशान+क्यच्)-
-क्यस्य श. ६, ६, ४, ७; -याः श. ७,
१, १, २५.

अनशानायुक, का-कः तैआ. ५,
९, ८; तां. २, ७, ७; १३, ६, ३; -काः
तां. २, ७, ७.

अनशित-म् श. १, १, १, ९; का. २,
१, १, ७.

अनशितव्य-म् का. २, २, १, २२.

अनशित्वा श. २, ३, २, ५.

अनश्नत्-श्नति जैउ. २, ५, ३, २;

-श्नत्सु श. १, १, १, ८; २, १, ४,
२; -श्नन् श. २, ३, २, १; ३;
तैआ. २, १६, १; सा. १, ४, ११;

-श्नन्तः श. २, ३, १, ४; का. १,
३, १, २; तै. २, १, ४, ७; गो. १, ३,
१२.

अनश्नत्-साङ्गमन्-नः श. २, २,
२, १; ३. §. अनाशयान, अनाश्वस् द्र.

अन(-न्ऽअ-)श्रु-श्रवः तैआ. ६,
१०, २ -श्रु श. ३, ३, ४, १२.^३

अनुशत(-नस्ऽअ)-तः § तैआ.
६, ५, २.

अ-नश्यत्(√नश्)-श्यतः ¶ तैआ.
६, ५, २.

अनदव(-न्ऽअ)-श्वः ऐ. ५, २.
ऐआ. १, ५, ३; शां. २१, २;
२२, ५.

अ-न(ष्ट→)ष्टा(√नश्)-ष्टाः सं. १,

८, १; २.

अनष्ट-पञ्च-ञ्चः तैआ. ६, १, १.

अन(-न्ऽअ-)ष्टापदी-ष्टा श. ४, ५,
२, १२.

अनस्(√अन्)-नः ऐ. ४, ७; ६,
३५; ७, १२; शां. ११, ८; श. १, १,
२, ५; ६; ७; २१; ३, ६, ४, ११; ९, ३,
३; का. १, २, २, ११; १२; २, १, २, ७;
८; ११; १२; तै. १, ४, ४, १०; २,
२, ५, ३; ३, ३, ७, ५; तैआ. ३, १०,
४; जै. १५७; गो. २, ३, १९;

-नसः श. १, १, २, ५; ६; ७; ९; ७,
१, २६; ६, ८, १, २; का. २, १, २,
७; ८; ९; ११; जैउ. १, १, ३, ६;

-नसा श. ३, ३, ३, १७; ६, ४, ११;
-नसि श. ६, ८, १, १२; -नाः श.
१२, ३, २, ५; -नांसि जै. १९२;

अनस्वती-त्या जै. १९२.

अन(स्त→)स्ता(-न्/रअस्) श. ३,
७, २, २.

अनस्तंमि(त→)ता(-म्/इ) श. १४,
४, ३, ३३.

अन(-न्ऽअ-)स्थिकः ¶ -कः श. १४,
७, २, १०; -कम् श. ६, ६, २, ९;
९, १, २, ३३; ३४; ३५-४०; ष.
२, १; -के श. १, ६, ३, ४०.

||अना सा. १, ८, ४.
अना(-न्ऽआ-)काल-ले श. २, ४,
२, ४.^३

अना(-न्ऽआ-)काश-म् श. १४, ६,
८, ८.

† 'अनशान्' इति तैआ. मुपा. स्वरश्चिन्त्यः । ‡ अस्पष्टं पदम् । 'अनश्रतीऽइव' इति वा 'अनशान्तऽइव' इति वा पाठस्य मौलिकं स्वरूपं स्यात् । प्रथमे कल्पे शत्रन्तस्य स्त्रियां जसि पूर्वसवर्णदीर्घैकादेशजं छान्दसं रूपं स्यात् । उत्तरस्मिन् नन्पूर्वात् ल्युङन्तात् तसिल् द्र । स्वरोऽपि प्रथमे कल्पे नञि स्यात् (पा० ६, २, २), कल्पान्तरे च प्रत्ययात् पूर्वमित्यस्ति विवेकः (पा० ६, १, १९३) । यथामुद्रिते तु सर्वथाप्यव्यवस्थेयं भवति । § 'सङ्गमन्' इत्यपि पाठः । § 'अनुशतः' इति मैसूर मुपा. । भाष्ये 'अनुशतः' इति पाठभेदोऽपि संकेतितः । स्वरोऽपि विकृत इव प्रतिभाति । बहुव्रीह्यपेक्षया पूर्वपदप्रकृतिस्वरः प्राप्तः । 'अनस्' इति चाद्युदात्तः शब्दः । 'अनुशतः' इत्यपि द्रष्टव्यः । ¶ 'अनुशत' तत्रत्यटिप्पणस्यः 'अ-नशतः' इति पाठभेदश्च द्र० । इह स्वरः दुरुपपद इव भवति । अब्ययपूर्वपदप्रकृतिस्वरत्वप्राप्तौ (पा. ६, २, २) नञ्स्वरस्य दुर्बाधकत्वात् ¶ 'अनस्थिक' इति तैसं. स्वरः । || प्रातिपदिकस्वरूपे सन्देहः । 'अन्' इत्यस्य सर्वनाम्न इदमः पर्यायान्तरस्य टाप्रत्यय एतद्रूपमित्यर्थाच्चः केचित् । 'अन्' इत्यस्य 'अन-' इत्यस्य वा स्वतन्त्रनाम्नस्त्रैवैतद्रूपमित्यस्मदीयाः प्राश्नः ।

अना(-न्ऽआ-)कृति- -स्यै गो. १, ४,
१४; १५; १६; १७.
अना(-न्ऽआ-)कृत- -म् तां. २३,
१३, ५.
अनाक्ताक्ष(-न्ऽआऽअक्तऽअक्षि)- -क्षः
गो. २, ६, १२.
अनाक्रान्त(-न्ऽआ/क्रम्)- -न्तः तै.
१, ७, ९, ३.
अनाक्षित(-न्ऽआ/रक्षि)- -त् श. ४,
१, २, ३.
अना(-न्ऽआ-)गच्छत्- -न् शां.
९, १,
अनागत, ता- -तः श. ३, ४, १, ५;
-तस् शां. १९, ३; -तायाम् सा.
२, ६, ९.
अना(-न्ऽआ-)गस्- -गसः श. ३, २,
२, १९; ६, ७, ३, ८; तै. ३, ७, ९,
१; १३, १; तैआ. २, ४, १; मं. १,
७, १०; -गसम् श. ६, ७, ३, ८;
तै. २, ५, ६, १; -गाः तै. ३, ७,
१३, २.
अनागा(←ग←गस्)- -म् तैआ.
६, १२, १; मं. २, ८, १५.
अना(-न्ऽआ-)गूर्तिन्- -तीं श. ११,
२, ४, १०; १२, २, ३, ५.
अना(-न्ऽआ-)श्रेय- -म् तै. १, ३, १,
२; ३; ६.
अनाच्छृण्व(-न्ऽआ/च्छृद्)- -म् तैआ.
५, ३, ८.
अना(-न्ऽआ-)ज्ञानव(√ज्ञा)- -न्त्
तैआ. २, ६, १.
अनाज्ञात- -तम् तै. ३, ७, ११, ५;
१२, २; ष. १, ६; -ताव गो. १, ३,
३; -ते सा. १, ८, ८; १२.
अना(-न्ऽआ-)ज्य-भाय- -गौ तै. १,
३, १, ३.
अना(-न्ऽआ-)ह्य-तर- -रऽइव श.
९, ५, १, १६; -राऽइव श. ९, ५,
१, १६.
अना(-न्ऽआ/दो)त्ति- -स्यै तै. ३,

३, १०, २.
अना(-न्ऽआ-)स्मृन्- -स्मा श. २, २, २,
८; का. १, २, २, ६; -स्मानः श.
२, २, २, ८; का. १, २, २, ६. ---
अनात्म्य- -स्यै तैआ. ८, ७, १.
अना(-न्ऽआ-)दृ - -म् श. १०, ६,
३, २.
अनादिश्य(-न्ऽआ/दिश्) श. १, ३,
५, ७; ८; ९; १०.
अनादिष्ट- -ष्टः ऐआ. ३, २, ४;
-ष्टम् श. १, ८, ३, २४.
अनादिष्ट-काम-कल्प- -ल्पानि सा.
३, ९, ६.
अनादेश- -शो सा. १, ५, २, २, १,
२.
अनाद्य(-न्/अद्)- -द्यः श. ५, ३,
३, १२; ४, २, ३; ९, १, २, ५; -द्यम्
तै. १, ४, ३, ६; -द्याः श. १२,
९, १, १; गो. १, २, १०; -द्यात्
श. १२, ९, १, १; -द्यान् श. ९,
४, ३, १६.
अनादृत(-न्ऽआ/दृ)- -म् सं. ३.
अनादृत्य ऐ. २, १३; श. १४, ९, १, ५;
तां. ६, ६, ४; ष. २, ३.
अनाद्वियमाण- -णाः जै. ४७.
अनाधाय(-न्ऽआ/धा) तै. १, १, ९,
१०.
अना(-न्ऽआ-)घृष्ट, घ्रा- -ष्टः शां. २७,
५; -ष्टम् श. १, ३, २, १७; ३, ४,
२, १४; ५, १, ३२; ५, ३, ५, १६;
८, २, ४, ४; तैआ. २, ३, १; गो.
२, २, ३; -ष्टा शां. २७, ५; श.
४, २, १, १५; १४, १, ३, १९; -ष्टाः
श. ३, ४, २, १४; ५, ३, ४, २८; ५,
१६; १९; तै. १, ७, ६, १; -ष्टाम्
श. ४, २, १, १५.
अनाधृष्य, ष्या- -ष्यः ऐआ. ५, १, १;
शां. २७, ५; श. १४, २, २, ४;
तै. २, ८, ३, ७; तैआ. ३, ५, १;
७, ३, ४; -ष्यम् श. ३, ४, २,

१४; गो. २, २, ३; -ष्या ऐ. ५,
२५; शां. २७, ५; तैआ. ४, ५,
३; ५, ४, ७; -ष्याः श. ३, ४, २,
१४; तैआ. ६, ३, २; -ष्याय श.
१४, २, २, ४; तैआ. ४, ९, १.
अनाधृष्य-तम- -मः का. १, ४, १, २९.
अनाधृत- -तः जैउ. २, ५, १, ४.
अना(-न्ऽआ-)धृषि(त→)ता- -ताः
श. १, १, ३, ५; का. २, १, ३, २.
अना(-न्ऽआ-)स्र, स्रा- -स्रः जैउ. १, २,
३, ८; १०, १, ११; ३, ६, ५, ८; -स्रम्
शां. २८, १; श. २, १, ४, २९; ४,
६, ९, २०; ९, ५, २, ३; ८; ९; १०;
१०, १, ३, १०; ११; का. १, १, ४,
२६; तां. २२, ४, ५; जैउ. १, ८, १,
७; -स्रा ऐ. ५, २५; शां. २७,
५; -स्राः श. १, १, १, २१; का.
२, १, १, १४; -स्रे तै. १, २, ५, १.
अनाप्ला जै. ८६.
अनाप्लुवत्- -वैन् जै. ८६.
अनाप्य, प्या- -प्यम् ऐआ. ५, १, १;
-प्या ऐ. ५, २५; शां. २७, ५.
अना(-न्ऽआ-)प्रीत- -तानि श. ६, २,
१, ३७.
अना(-न्ऽआ-)भोग- -गः तैआ. १,
८, ५.
अ-नामन्- -म श. १४, ६, ८, ८.
अ-नामक- -म् गो. १, १, २५.
अनामिका(-काऽअ-)हुष्ट- -ष्टाभ्याम्
श. १४, ९, ४, ५.
अना(-न्ऽआ-)मन्थ्य(√मन्त्) जैउ.
१, १८, ४, २; ३.
अना(-न्ऽआ-)मयत्- -ता तां. १७,
१२, १.
अना(-न्ऽआ-)मृत- -म् श. १, २, ५,
१८; का. २, २, ३, १७; मं. १,
५, ११.
अना(-न्ऽआ-)यतन- -नः तै. १, ६, ८,
८; ३, ७, २, १; २, ४, ३, ९; -नम्
तां. ५, २, ३, ३, १२; -नाः

गो. २, २, ७; -ने श. ६, २, १.
 १४; १३, १, ३, ६; ५, १, १८; तै.
 ३, ८, ८, ३; ७, २, १; २.
 अनायतन-वत्- -वन्तम् ऐ. ३, २२;
 -वान् ऐ. २, ३२; ३, २२.
 अना(-न्ऽआ-)युवान- -नानि श. ४,
 १, २, २६. आ-युवान, द्र.
 अना(-न्ऽआ-)युष्य- -व्यम्ऽइव जै. ६२
 अना(-न्ऽआ-)रब्ध-ब्धा- -ब्धम् ऐ.
 ४, १२; -ब्धा ऐ. ४, १२.
 अना(-न्ऽआ-)रम्बण- -म् श. १४, ६,
 १, ८.
 अना(-न्ऽआ-)रम्भण- -णः जै. ५५;
 -णम् शां. २९, ५; जै. ५५; -णम्-
 ऽइव श. ४, ६, १, २.
 अ-नाराशंस- -साः गो. २, ३, १३;
 १४; १५; ४, १; २; ३; १५; १६;
 १७; -सेषु ऐआ. ५, ३, ३.
 अ-नाराशंसी- -सीः ऐ. ६, १६.^३
 अना(-न्ऽआ-)रुद्ध- -द्धः ऐ. ८, २४.
 अना(-न्ऽआ-)त्त-त्ता- -त्तः ऐ. ८, ११;
 श. ६, ६, ४, ८; १०, ३, ५, ८; जै.
 १२५; -त्तम् श. ३, ६, १, २९; ६,
 ३, १, २०; ६, ४, ८; ८, ७, २, १६; ९,
 २, २, ३; तै. १, ४, ३, ४; तैआ. ६,
 ३, २; -त्तस्य श. ३, ८, १, १३;^३
 -त्ता श. ६, ६, २, ६; जै. १२७;
 -त्ताः श. ७, ५, १, ८; जै. ४, ८, ४,
 ७; ५, ४; ५; -त्तानि श. १, ९, ३, १९;
 ३, ७, ४, १०; -त्ताम् तै. ३, ५, १, १;
 ७, २, ५; तैआ. ४, ४२, २, जै. १२७;
 -त्तायाम् श. ६, ६, ४, ८; -त्तै
 शां. ११; ४; -त्तैन श. १, ३, १, १९;
 १२, ४, २, १; का. २, १, ४, १६; तै.
 १, ४, ३, ४; ५; -त्तौ श. ३, ३, ४, १२.
 अनात्त-गृह- -स्य श. ३, ९, २, १३.
 अना(-न्ऽआ-)त्ति- -त्तिम् श. ३, ८,
 १, १२; -त्तै ऐ. ८, १०; श. ५, ४, ३,
 ७; तै. १, ३, ५, ४; २, ३, २, १; ३,

२, ४, ५; ३, ६, ११; ७, ८.
 अना(-न्ऽआ-)र्थ- -र्थः जै. १८०; जै. ८.
 १, १, ४, ५; -र्थैः सा. १, २, ५.
 अना(-न्ऽआ-)र्थै- -यस्य शां. ३, २.
 -याय गो. २, ३, १८.
 अना(-न्ऽआ-)लब्ध- -म् श. १३, १,
 ३, १, ५; तै. ३, ८, ६, १; ८, १.
 अना(-न्ऽआ-)लम्भु(क→)कृ तै. ३,
 ७, १, ९.
 अना(-न्ऽआ-)लय- -म्ऽइव जै. ६२.
 अना(-न्ऽआ-)लयन- -म् जै. १,
 १, ६, ४.
 अना(-न्ऽआ-)वाहित(√वह्)- -तात्
 शां. ५, २.
 अनावाह्य शां. ८, ८.
 अनावाह्य(-न्ऽआ/वृत्) श. ११, ५,
 १, ८.
 अनावाह्य(-न्ऽआ/वृत्)- -ता तै. २, ५,
 ८, ४.
 अनावाह्य- -म् श. १४, ५, ५, १८.
 अना(-न्ऽआ-)व्रस्क- -स्काय शां. ११,
 ८; तै. १, ५, ६, ७; ३, ९, ९, ३.
 अनाशक- -कः श. ९, ५, १, ९; -कम्
 श. ९, ५, १, ९; -केन शां. १३,
 १; श. २, ३, ५, २; १४, ७, २, २५.
 अ-नाशकिन्- -की तैआ. १, २७, ४.
 अनाशिष्ठ(-न्ऽआशु+इष्टन्)- -ष्टः ऐ.
 ४, ९.
 अना(-न्ऽआ-)श्यान्न- -न्नस्य जै.
 १४०, २०६.
 अना(-न्ऽआ-)श्रान्त- -न्ताय ऐ.
 ७, १५.
 अनाश्वस्(-न्/२अश्व)- -श्वान् तै.
 १, १, ४, २; ३, ११, ८, २; ३.
 अना(-न्ऽआ-)शिवन- -म् ऐ. ४, ७.
 अ-नाष्ट- -ष्टः श. ४, ४, ५, ४;
 -ष्टम् श. १, १, २, ४; ४, १, १, २०;
 का. २, १, २, ६; १६; -ष्टै श.
 १, १, १, १७; २, १, ४, १६; ३,

३, ३, १६; ९, ३, १९; ४, २, २, ८;
 ३, ३, ५; ५, २, ३, ७; ४, ७, ७,
 ३, २, ५; ६; १०; ४, १, ३३;
 ३७; ९, २, ३, ३; ४; ५; १०,
 २, ५, १; २; का. १, १, ४, १५;
 १६; १८; २, १, १, १२; -ष्टेण
 श. ३, ३, ४, ८; ६, ३, १, २९.
 अना(-न्ऽआ-)हवनीय- -ये श. १२,
 ९, ३, १३; -यौ श. १२, ९, ३, १३.
 अनाहित(-न्ऽआ/धा)- -तः तै. १, १,
 २, ३; ९, १०; -तस्य तै. १, ९, १०.
 अनाहिताग्नि- -ग्निः श. २, १, ४, २;
 ७; २, २, १४; का. १, २, २, ९; तैआ.
 १, २२, ९; -ग्नेः श. २, १, ४, २;
 ७; का. १, १, ४, १; ६.
 अनाहुति(-न्ऽआ/हु)- -तयः तै. ३,
 ८, ८, २; -तिः श. १३, १, ३, ६;
 तैआ. ४, २२, १.
 अनि-घाल्य- -स्य जै. १४०.
 अनिङ्ग्यमान(-न्/इङ्)- -नानि श.
 ४, १, २, २५; २६.
 अनिड(-न्ऽइडा)- -म् तां. ६, ९, २३.
 अनित(-न्/इ)- -म् शां. १, ४; ८,
 २; १८, १०; २९, ३; जै. ९६.^३
 अ(नि?)न्विति- -तिः गो. २, २, १३.
 अनिदंविद्(-न्ऽइदं/विद्)- -दा
 ऐआ. ५, ३, ३.
 अ-निघन- -नम् तां. ५, २, ४; ५; ७,
 ३, ५; २३; जै. ३६; -नेन तां. ७,
 ३, १२.
 अ-नि-घाय(√घा) श. २, ४, २, १४;
 का. १, ३, ३, १२.
 अ-निन्ध्य- -न्ध्यस्य श. ३, ५, १, १७;
 गो. २, ६, १४; -न्ध्याः श. ३, ५,
 १, १७; गो. २, ६, १४; -न्धैः श.
 ३, ५, १, १७.
 अ-नि-पद्यमान- -नः ज. ३, ६, ९,
 २; -नम् ऐ. १, १९; ऐआ. २,
 १, ६; श. १४, १, ४, ९; तैआ.

† तै. ३, ५, २, १; ४, ४, १, १; कां. १७, ७; ३७, १७; प्रभृतिपाठसम्बन्धनतः संशोभनमिदं साध्ववसेयम् ।

‡ अ. स्वरस्तु 'अनिपद्यमान-' इति ॥

४, ७, १, ५, ६, ४; जैउ. ३, ६, १, १; २.	३, १६ ^३ ; ५, ३, ५, ३१; ४, ४, १३ ^५ ;	-णचः ऐ. ३, ७.
अ-नि-भृष्ट- -म् श. ५, ३, ५, १६ ^३ ;	६, २, २, २०; ५, ३, ७; ७, २, १, १४ ^३ ;	अनिल(√अन्)- -म् श १४, ८, ३, ११.
तै. १, ७, ६, २ ^३ ; २, ४, ६, १२; ३, १०, ३, १.	२, ३, ३ ^३ ; ४, ३०; ३, २, २ ^३ ; ५, २, ३८;	अ-निल(य→)या ऐ. ५, २५; शां. २७, ५ ^३ .
†अ-नि-भिष्(√मिष्)- -या तै. ३, ७, २, ४.	८, २, ३, ११; १०, १, ३, ११; ३, ५, १५; ११, ५, २, २ ^३ ; ३ ^३ ; ५ ^३ ; ६ ^३ ; १२, ४, २, १ ^३ ; १४, १, २, १८; २, २, २१;	अ-निलयन- -ने तैआ. ८, ७, १.
अ-नि-भिषत्- -यतः सं. २, ४, ६.	३, २, १५; का. १, २, १, २; तैआ. ८, ६, १; जै. ३४; ३७; तां. ४, ८, ७; ७;	अ-नि-वर्तमान- -नाः गो. १, ५, २५.
अ-नि-मेष- -म् जै. ९०.	१, ८ ^३ ; ९, १७; १४, २, ६; १७, १, ८;	अ-नि-वेष्ट्य मान(√वेष्ट्)- -नः शां. १८, ४.
अ-नि-मुक्ति(√मुच्)- -क्यै तै. ३, २, ९, ५.	१०, १; २; ३; १८, १, ३; ६, ७; ९; २३, १९, १ ^३ ; जैउ. १, १६, ३, ६; -क्तया	अ-निशित- -तः श. १, ३, १, ६; का. २, २, ४, ५; -ताः श. ४, १, २, २५.
अ-नि-यसित(√यस्)- -म् श. २, १, ४, २७.	शां. ११, ४; श. ७, ५, २, ३८; ८, ७, ३, १२; १०, १, ३, ११; तै. १, ८, ५, ५; -क्ता ऐ. ३, ३४; श.	अ-निशित-सर्ग- -गाः तै. २, ४, ५, २.
अ-निरक्षि(त→)ता(-र् √ २ अश्)- -ताम् श. २, ५, ३, १६; का. १, ५, २, १५; -तायाः का. १, ५, २, १६; -तायै श. २, ५, ३, १७.	१, ४, १, २१; २६; ९, ४, ३, १०; १५; -क्ताः श. ९, ३, १, ९ ^३ ; १५; -कानि श. १, ६, १, २०; ४, ६, ७, १७; ७, २, ४, ३० ^३ ; ८, ३, ३, ७ ^३ ;	अनि(-न्डइ-)-बु-धन्व- -न्वाः तैआ. ५, १, ३.
अनि(-न्डइ-)-रा- -रा श. ७, ३, १, २३; तैआ. ४, २३, १; -राः श. ६, ४, ४, १६ ^३ ; -राम् श. ७, ३, १, २३.	११, ५, २, ७; तां. १६, ५, २०; -काम् श. १०, ३, ५, १५; ४, २, १; -काम्भिः श. १, १, १, १३; का. २, १, १, १०; तै. १, ३, ८, ५; -काम्भु	अ-नि-षेध(√सिध्)- -म् जैउ. १, ९, ३, २; ३.
अ-निराकरण- -म् तैआ. १०, ७, १.	शां. २, १; तां. ७, ८, ३; -कै ऐ. ३, ३०; तैआ. ८, ७, १; शां. २७, ४; -केन श. १, २, १, २२.	अ-निषेध(ध→)ध्वा- -ध्वाः ऽह्व श. २, ५, १, १२.
अ-निरुक्त, का(-निर्√वच्)- -क्तः ऐ. ६, २०; ऐआ. १, २, २, शां. १६, ४; २३, ६ ^३ ; २९, ७; शां. २, १; श. १, १, १, १३; ४, १, २६; ६, १, २०; २, २, १, ३; ३, ८, २, ६; ४, २, ३, १; ५, ४, ७; ६, ७, १७; ५, ३, ५, ३१; ६, २, २, २१; ४, १, ६; ५, ३, ७; ७, २, ४, ३०; ८, २, ३, ११; ७, ३, १२; १२, ४, २, १; ९, ३, १६ ^३ ;	अनिषे(द्ध→)द्धा- -द्धाः ऽह्व का. १, ४, ३, १०.	
१४, १, २, १८; २, २, २१; ३, २, १५; का. १, २, १, २; २, १, १, १०; तै. १, ३, ८, ५; ८, ५, ६; तां. ७, ८, ३; १८, १, २१; २३; ६, ८; जैउ. १, १२, १, ३ ^३ ; -कम् ऐ. ५, १६ ^३ ; १७; ६, २०; २७ ^३ ; ऐआ. १, २, २; शां. १, ५; २२, ३; २३, ६ ^३ ;	अ-निर्घात- -ताय तै. १, ८, ९, १.	अनिषे(द्ध→)द्धा- -द्धाः ऽह्व का. १, ४, ३, १०.
२९, ७; श. १, ३, ५, १० ^३ ; ४, १, २१; ४, ४, ५ ^३ ; २, २, १, ३; ४, १,	अ-निर्ज्ञाय (निर्√ज्ञा) ऐ. ७, ११; श. ११, १, ४, १.	अनिषे(द्ध→)द्धा- -द्धाः ऽह्व का. १, ४, ३, १०.
अ-निर्हृत्- -ताः श. ९, १, १, २३.	अ-निर्ज्ञायमान- -ने शां. १८, ५.	अनिषे(द्ध→)द्धा- -द्धाः ऽह्व का. १, ४, ३, १०.
अ-निर्हणचं (अऽनिर्ऽहानऽरुच्)-	अ-निर्भक्त(-निर्√भज्)- -क्तः श. ११, ७, ४, २.	अनिषे(द्ध→)द्धा- -द्धाः ऽह्व का. १, ४, ३, १०.
	अ-निर्भाग- -गाय तै. १, ३, २, ६.	अनिषे(द्ध→)द्धा- -द्धाः ऽह्व का. १, ४, ३, १०.
	अ-निर्भिण्ण(निर्√भिद्)- -ण्णः तैआ. ३, ११, ४.	अनिषे(द्ध→)द्धा- -द्धाः ऽह्व का. १, ४, ३, १०.
	अ-निर्भुज(ज→)जा सं. १.	अनिषे(द्ध→)द्धा- -द्धाः ऽह्व का. १, ४, ३, १०.
	अ-निर्भाग- -गाय गो. २, २, ८.	अनिषे(द्ध→)द्धा- -द्धाः ऽह्व का. १, ४, ३, १०.
	अ-निर्भाष्य(निर्√याच्)तां. २४, १८, २.	अनिषे(द्ध→)द्धा- -द्धाः ऽह्व का. १, ४, ३, १०.
	अ-निर्हृत- -ताः श. ९, १, १, २३.	अनिषे(द्ध→)द्धा- -द्धाः ऽह्व का. १, ४, ३, १०.
	अ-निर्हणचं (अऽनिर्ऽहानऽरुच्)-	अनिषे(द्ध→)द्धा- -द्धाः ऽह्व का. १, ४, ३, १०.

† भा० (तैषं) 'अनिभिष-' इति क-प्रत्ययान्तात् अस्य ऽह्वान्दस आकारादेशे रूपमाह । ‡ PW. इत्यस्य मथ्योदात्तान्तरम् ।

१, १; ६, ६, २, ११; ७, ५, २, २७;
 ११, ५, २, ४; का. १, ५, २, २;
 तै. २, ८, ७, ३; तैआ. १, ७, ६; २,
 १३, १; जै. १८०; व. ३, २; गो. १,
 २, २१; -कानि ऐ. ३, ३९; तै. १,
 ६, ६, १; २; -कै तै. २, ६, ८, १;
 -क्रेन शा. २, ६, ४, २; ३; ४; ५;
 ६; ७; का. १, ६, ४, ३; ४; ५; ६; ७;
 ८; तां. १, ४, १५; -कै. ऐ. १, २८.

अनीक-वत्-वते श. २, ५, ३, २;
 ५, ३, १, १; का. १, ५, २, २; तै.
 १, ६, ६, १; २; -वन्तम् शां. ५,
 ५; तै. १, ६, ६, २; गो. २, १, २३;
 -वान् तै. १, ६, ६, १; २.

अनीकवती श. ११, ५, २, ४; तै.
 १, ६, ६, १; तां. १७, १३, १३.

अनीजान(न्/यज्)-नः ऐ. १, ४;
 ३, ७; श. २, ४, ३, १३; ३, ९, २;
 ८; का. १, ३, २, ११; गो. २, ३,
 ३; -नम् शा. २, ६, ३, १२; ११,
 ७, १, ३; का. १, ६, ३, ८; -नाः
 का. १, ६, १, ६. अनिष्ट-, द्र.

अ-नी(त→)ता(√नी)-तासु श.
 ४, ५, १०, ७.

अनी(न्/इ)शान-नानि ऐआ २, १, ५.
 १ अनु(√अन्)-नवः तै. २, ८, ४, ३.
 २ अनु ऐ. १, ९; ३, ११; २०; ३९; ४०;
 ४१; ४७; ४, ३०; ५, ३३; ६, १;
 ७, १९; २८; ८, ११; १४; २६; २७;
 ऐआ. १, ३, ४; २, १, ७; ३, ३; ५,
 १, ६; शां. ११, ८; १२, ४; १४, ५; १८,
 ३; १९, ३; २०, १; २६, ९; शांआ ४,
 १५; शा. १, १, २, २; २, २; २, २,
 १, १९; २१; २, १७; ३, १, १; २,
 ११; ४, ५, ६; ५, २, २; ४; ३,
 १८; २१; २३; ६, ३, १५; २९; ३०;
 ७, २, १६; ८, १, २२; २, १२; ३, ५;
 २२; २७; ९, १, २०; २, १४; २७; २,
 १, २, १६; २, १, १०; ४, ११; ३, १,
 ६; ७, १३; २४; ४, ८; १५; ४, २,

१९; ५, १, १९; ६, १, १०; ३६;
 ३८; २, १७; ३, १, ३, ४; २, १,
 ३१; ४, ६; ४, १, ५, ५, १, ३२; ६,
 २, २६; ३, १; ७, ४, १०; ८, २, ३;
 ४, १; १२; १५; ९, ३, २७; ४, १,
 १, २७; २, २५; २६; २, १, ४; ९;
 १२; १६; २३; ४, १६; ३, ५, ६;
 १३; १९; २२; ४, ४, ५; ११; ५, २,
 ११; ४, ८; ११; ५, ५, १३; ५, ३, ३,
 १; ४, २, ५; ७; ३, २४; ५, १८; ५, ४,
 २६; ६, १, २, २९; २, १, १८; २०;
 ३, १, १८; २, २; ३, ६; ४, ४, १२;
 ७, १, २८; २, ४; १३; १४; १५;
 १६; ४, ९; ७, ४, १, २०; २८; २९;
 ४५; २, १३; ९, ५, १, ४५; १०, २, २,
 ४; ३, ५, ९; ६, ३, २; ४, १; १२, १, १,
 ६; ७; ८; ९; ४, ४, ६; ७; १३, ४,
 १, ४; ५, ३, १; २; ३; ४, ११; १४, ३,
 २, १; ४, १, २०; का. १, १, २, १०;
 २, १, ६; ३, १, १; २; ३, ७; १२; १५;
 ४, १, १२; ३, १६; ६, १, ७; २४;
 २५; २, १, २, ६; १५; १६; ३, १; ४,
 १८; १९; २, १, १४; ४, १; तै. १, १,
 ३, ७; ४, ७; ८; ५; ३, १०, ९; ४, ४,
 ७; ८; ६, ८, ५; ९, ७; २, १, २, ७; २, ३,
 १; ३, ८, ३; ४, ४, ४; ५, ५, २; ७, १६,
 २; ८, ३, ४; ५, ६; ६, ६; ७, २; ३, १,
 ३, ३; २, ९; ४, १; ६, २; ४, ९, २;
 ३, ८, १०; ९, ६; ९, १; ७, १, २; ६,
 २०; ७, ११; ९, ७; ८, ५, ६; १०, २; ९,
 ३, ७; ११, १, २०; १२, ३, ४; ४, १;
 ६, ३; तैआ. २, ६, २; ४, ११, २; ५,
 ८, ५; ९, १; ६, १, १; ३, २; ६, १; ९,
 १; १०, १, ३; तां. ५, १, ६; ९, १०, १;
 ५; १५, ८, ३; १८, ८, ६; २१, १४, ७;
 २५, १८, ३; जै. ६२; ८४; १३७;
 जैड. १, १, ४, २; ३; ४; १२, १, ७; ३,
 ७, १, १०; सं. ३; सां. १, ४; १४; व. २,
 ८; ९; ३, १; वं. २; मं. १, २, २१; ४, ९;
 ६, १९; २, ७; २; ८; ४; गो. १, १, १४;

३, ३; ९; ४, ६; २, १, २५; ३, ७.
 अनु√इ, अन्वेति शां. १२, ३; वा.
 ४, ५, ८, ४; ५, १, ४, ११; ७, ३, २,
 ९; ८, २, ३, ५; १४; १२, ८, १, ६;
 तै. ३, १, १, ९; २, १; तैआ. १, ७,
 ४; १०, ४; २७, ४; जैड. १, १, ३,
 ३; ३, ३, २, २; ६, ७, ७; जै. १५५;
 अन्वितः शा. ६, ४, ४, १३; अनु-
 यन्ति ऐ. १, १५; शां. १९, ३;
 शा. ६, ४, ४, १३; १०, १, १, ४;
 ११, ६, २, ४; १२, ३, १, १२; अनु-
 यन्ति शा. १२, ३, १, २; तै. ३, १,
 १, ५; ६; ८; २, ३; तैआ. ३, १५, १;
 १०, १, १२; १६; जै. १९०; जैड.
 १, २, २, २; व. २, ४; अन्वेषि तै.
 ३, ७, ४, १२; अन्वेमि शा. १, १,
 २, ४; २२; ४, १, १, २०; १४, २,
 १, १५; का. २, १, २, ६; १६;
 अन्वियाय शां. १२, ३; जै. १५२;
 अन्वीयतुः शा. १, ४, १, १४; अन्वे
 ष्यति शा. ११, २, ७, ३३; अन्वे-
 ष्यामि ऐ. ३, ३९; अन्वेतु तै. ४, १,
 ५; ३, १, १, १०; ७, ७, ११; अनु...
 एतु तै. ३, ७, १०, २; अन्विहि ऐ.
 ३, ३८; शा. ७, २, १, ९; १३, १, ६, २;
 तै. ३, २, २, ९; ४, ७; ९, ३;
 तैआ. ५, ९, १०; ६, ७, २;
 अन्विहि शा. ७, २, १, ९; अनु...
 इहि तैआ. ४, ११, ८, तां. १, ६,
 ६; अन्वित ऐ. ७, १८; अन्वियाम
 जै. १९०; अन्वैत् ऐ. ७, १९;
 तै. २, १, २, १; जैड. १, ४, ४, ९; ३,
 ७, १, १०; अन्वैताम् ऐ. ७,
 १९; अन्वायन् तैआ. ५, १, २; गो.
 २, ३, २३; अन्वियात् शां. २, ९.
 अन्वित्य शा. ३, ४, ३, १९; तैआ.
 ५, ९, ३.
 अन्वित-म् गो. १, ५, २१.
 अन्विति-तिः शा. ८, ५, ३, ३;
 तां. १, ९, ३.

† 'अनीजनम्' इति मुपा. चिन्त्यः । ‡ 'अन्वेयाय' इति L.S. पाठः, अन्वे-, द्र. ।

अन्वेतोः शां. ११, ८; २७, १.
 अन्वेतवै शा. ४, ४, ५, ४.
 अनु/इष्, अन्विच्छति शा. ६, ३,
 १, ५^३; २५^३; २, ६; ७; ८; ९; १०^३;
 ३, १, ४; ९, ५, १, ८; १३, १, ४, १;
 तै. ३, ९, १३, १; ३^३; अन्विच्छति शा.
 ६, ३, ३, २; ७, ३, २, १५; जै. ३,
 २, ५, ३; अनु...इच्छति शा. ६, २,
 १, १; अन्विच्छन्ति तां. १४, ५, ९;
 जै. १३०; अनु...इच्छति जै.
 १०१; अन्विषेय शा. ११, ४, ३,
 २०; अन्वीषुः शा. १, २, ३, ७; ५,
 ९; का. २, २, १, २०; ३, ८;
 अन्विच्छात् शा. ७, ३, २, १५;
 अन्वेषियामः शा. ६, ३, १, २३;
 अन्विच्छ शा. ७, ३, २, १४; तै. ३,
 १२, २, १, ४, १; गो. १, १, ४^३; २,
 १०; अन्विच्छत शा. १, २, ५, ९;
 का. २, २, ३, ८; अन्विच्छानि शा.
 ६, २, १, ८; अन्विच्छाम ऐ. ३,
 ४५^३; शा. ६, ३, १, २२;
 ९, ५, १, २; १०, १, ३, ३;
 तै. १, ५, ९, १; जै. १४३;
 अन्वैच्छत् शा. ६, २, १, १; ८; ७,
 ३, २, १४; १०, ५, ३, ३-७; ९; ११;
 १३, १, १, ४; तै. ३, ९, १३, १^३;
 १२, २, १^३; ४, १^३; अनु...ऐच्छत्
 शा. ६, २, १, ३; अन्वैच्छन् ऐ. ३,
 १५; शां. १, २; शा. ६, ३, १, ८;
 २२; २४; ३, १; १३, १, ४, १; तै. १,
 ३, १, १; ५, ९, १; २; जै. १४२; तां.
 ६, ९, २२; १८, ९, ४; ष. १, १;
 अन्वैच्छन् शा. ६, ३, १, २४; तै.
 २, ८, ८, ५.
 अन्वेषियत् - ष्यन् शा. ६, ३, २,
 १; - ष्यन्तः शा. ६, ३, २, १.
 अन्वेष्टुम् शा. १, ६, २, २; ४, २.
 अन्विष्टि - ष्टि तै. ३, १२, २,
 ९; ४, ७.
 अनु/ईक्ष, अन्वीक्षते शा. ६, ३, ३,
 ५; तैआ. ५, ३, ७; अन्वीक्षे तैआ.

४, ३, ३; ५, ३, ७; अन्वीक्षत ऐ. ८,
 १०; तैआ. ५, ८, ९; अन्वीक्षत
 तैआ. ५, ८, ९; अन्वीक्षत तैआ.
 १, ४, ३; गो. १, १, २; ३;
 १०; ११; अन्वीक्षन्त जै. १, २,
 १, ९.
 अन्वीक्ष्य तां. ७, ६, १७.
 अन्वीक्ष्य - क्ष्यः तैआ. ५, ८, १०.
 अन्वीक्षित् (व्य→) ष्या शा. ८, १,
 ३, ३.
 अनु/ईक्ष्ण, अन्वीक्ष्णव ऐआ. ५,
 १, ४^३.
 अनु/ईश, अनु...ईष्टे का. १, ४,
 १, ६.
 अनु-क, का - कम् शा. १, २, ३, १;
 ३, ९, १, ८^३; १३^३; १५^३; १७^३;
 -कान् शा. ३, ९, १, १०^३; तै. ३,
 ३, ९, ६; -काम् शा. ३, ९, १, ७^३;
 -के शा. ३, ९, १, १९^३.
 अनु/कम्, अन्वकामयत ऐ.
 २, ६.
 अनु-क(ला→)ल - म् शा. १२, ८, ३,
 १३.
 अनु/कि, अनु...चिकिताम् तै. २,
 ७, ८, २; १६, २.
 अनु-कूल - म् तां. १२, ७, ४; जै.
 २०५.
 अनु/कृ, अनुकुर्वते जै. १७४; अनु-
 कुर्वत जै. १३२; अन्वकुर्वत ज.
 १३२; १७३.
 अनुक्रियते शां. २९, १.
 अनुकृत्य शा. १, ५, १, ७.
 अनुकृति - ति ऐ. ६, २७; -तिः
 गो. २, ६, ७; -तिम् ऐ. १, २७;
 २, ३७.
 अनु/कृष्, अनुकृष्यति तै. १, २, ६,
 ३; तां. ५, १, ६.
 अनु/कृष्, अनु...कल्पते शा. १२,
 १, १, १०^३; अनु...कल्पन्ते ऐ.
 १, ९; शा. १२, १, १, ७.
 अनुकृतम् - म् तैआ. ३, ११, २.

अनु/कम्, अनुकमिष्यामः ऐआ.
 १, ९, ४; १३, ३; अनुकामाम ष.
 १४, ३, १, ९; तैआ. ४, ११, ३^३;
 अनुकामेत् वं. ३.
 अनुकम्य ऐआ. ५, १, ४.
 अनु-क्री (√क्री) - क्रीः तां. १६,
 १४, १.
 अनु-क्रोशक - म् तै. ३, ४, १५, १.
 अनु-क्षतु - तारम् तै. ३, ४, ९, १.
 अनु/ख्या, अनु...अख्यत् शा. ६,
 ३, ३, ६; अनु...अख्यत् तै. १,
 २, १, २३; अनु(अख्यत्) तै. १,
 २, १, २३^३.
 अनु-ख्याति - त्यै ऐ. १, ८; २, १;
 ४, ३२; ५, १४; तै. ३, २, ९, १४;
 १०, २; ३, ७, ११; ९, ६; ८, ८, ३;
 ९, २०, २; तां. ११, ८, १४;
 १०, २२; १२, ३, २३; ५, १६;
 १३, ९, १९; ११, २२; १४, ५,
 २५; ९, १६; २९; १५, ३, १३;
 ५, ११.
 अनु-ख्यातु - ता ऐ. ७, २४; तै. ३,
 ७, ५, ४; गो. २, २, १९; ४, ९;
 -तारम् गो. २, ४, ९; -त्रे गो. २,
 २, ९.
 अनु/गम्, अनुगच्छति शा. २, २,
 २, १७; ३, ८, १, १५; १०, ३, ३,
 ८; का. १, २, २, ११; जै. १४७;
 जै. ३, १, १, ७; अन्वगच्छत् जै.
 १४५; अन्वगच्छताम् जै. १४७;
 अन्वगच्छन् ऐ. २, ८; अनुगच्छेत्
 शां. ८, ९; शा. २, २, २, १७; ६,
 ६, ४, १०; १३; १४; १५^३; ११, ५,
 ३, ८; ९; १०; १२, ४, ३, १; २^३; ३,
 ६; अनुगच्छेयुः शा. ११, ५, ३,
 ११; १२; अनुगच्छेयम् जै. १४५;
 १४७; अनुगच्छेव जै. १४७;
 अनुगच्छेम शा. ८, ६, ३, १९^३;
 अन्वगन् शा. ३, ८, १, १५^३; का.
 १, ३, २, ११; अन्वगन् तै. ३, ६,
 १०, ३.

अनुगमयति श. १२, ४, २, ४;
 अनु...गमयन्ति श. २, १, ४, ६;
 का. १, १, ४, ५; अनुगमयेत् ऐ.
 ७, ५; अनु...गमयेयुः श. २, १,
 ४, ६; का. १, १, ४, ५.
 अनु-गत- -तः ऐ. २, ८; -त्ते श.
 ६, ६, ४, ११; ८, २, ११.
 अनु-गत्वा सा. ३, ९, १.
 अनुगमय्य श. १२, ४, ३, ९.
 अनु/गा, अनुजगौ जै. १२५; अनु-
 गेषम् तां. २१, ३, ७; अनुगात् तै.
 २, ७, १७, २; तैआ. ६, १०, २;
 अन्वगात् तैआ. २, २, १; अनु-
 गात् शां. १३, ८.
 अनुग, गा- -गाः श. १३, २, २, ४;
 गो. १, १, ३९; -गाम् तां. ३, ९,
 २; -गो तां. २, ८, २; ११, ११, ८;
 १५, ६, ३.
 अनु/गौ, अन्वगायन् जै. १, १७, ३,
 ९; अनुगायेत् सा. २, ४, ७, ३, ६,
 ५; अनु...गायत जै. १, १७,
 ३, ८.
 अनु-गान- -म् सा. ३, ७, ७.
 अनु-गान-शस्(ः) सा. २, ८, ४.
 अनु-गान-शस्त- -स्तेन सा. २,
 ४, १.
 अनु-गीत- -म् जै. १, १७,
 ३, १४.
 अनु-गृह्णत्(√ग्रह्)- -ह्णत् शांआ.
 ७, ४; -ह्णतः ऐ. ७, १८.
 अनु-ग्राभ- -भः तां. ९, १०, १.
 अनु/गृ, अनु...गृणाति श. ६, ८, २, ९.
 अनु-घण- -घेन तैआ. २, ४, १.
 अनु-चमल- -म् शां. २८, ३.
 अनु/चर, अनुचरति श. २, ३, ४,
 ६; ३, १, ३, १३; ५, ५, २, १; ३; ४;
 अनुचरति श. १, १, २, ४; २, ३, २;
 २, ३, ४, ६; ३, १, ३, १३; ८, १, १२;
 ४, १, १, २०; का. १, ४, १, ५; २,
 २, १, १६; अनु...चरति श. १, १,
 २, ४; ३, ८, १, १२; ४, १, १, २०;

अनुचरतः तै. २, ८, ९, २; अनु-
 चरन्ति ऐआ. २, १, ७; श. ३, ८,
 ३, ३२; अनुचरन्ति श. ४, १, २,
 १६; अनु...चरन्ति तैआ. ३,
 १४, २; अनुचरामः श. ५, ५, २,
 ५; अनुचरुः का. २, २, १, १६;
 अन्वचारिषम् श. १२, ९, २, ९;
 तै. २, ६, ६, ५; अन्वचार्षम् जै. १२७.
 अनु-चर- -रः ऐ. ३, १७; २८^२; ५,
 १३; ३०; ८, १; शां. १५, २; १९,
 ८; ९; २०, २^३; ३^३; २२, ५^३; ९;
 २३, ३; ८; २४, २; २५, ३; ९; ११^३;
 २७, २; शांआ. १, ३; २, १८; श.
 १३, ५, १, ९; ११; जै. ३, १, ४,
 ११; १२; -रःऽइव जै. १४५; -रम्
 ऐ. ५, ३०^३; तै. ३, ४, ७, १; -रस्य
 शां. २०, ८; -राः शां. २०, ४^३;
 २४, ५; २६, ८; तैआ. १, १२, ३;
 -रौ ऐ. ४, २९; ३०; ३२; ५,
 १; शां. १६, ३; २०, ३.
 अनु-चरी- -चरीणाम् श. १३, ५,
 २, १; ४, २७; -चर्यः श. १३, ५,
 २, ५-८.
 अनु-चरव(त्→)ती- -ती ऐ.
 ५, ३०.
 अनुचर्य- -र्याय गो. २, ५, ९.
 अनुचचूर्यमाण- -म् ऐआ. २, ३, ५.
 अनुचारिन्- -रिणम् मं. २, ७, २.
 अनु-च्छाद्(√छद्)- -दः श. ३, १,
 २, १८.
 अनु/जप्, अनुजप शांआ. १, ४;
 अनुजपेत् शांआ. १, ४; ५.
 अनु(-ज→)जा- -याः तै. ३, ८,
 ४, १.
 अनु/जीव्, अनु...जीवात् तैआ.
 ६, ९, १^३; अनुजीवाथ शांआ. १२,
 ४.
 अनु-जी(विन्→)विनी ऐ. ३, ३७.
 अनु/जू, अनु ज्वते श. १०, ३,
 ५, २.
 अनु/ज्ञा, अनुजानाति तैआ. ७, ८,

१; गो. १, २, ९; ११; २, २, ६;
 १४; अनुजानात् मं. २, ४, ६^३;
 अनु...जानात् श. ३, ९, ३, १४^३;
 अनुजानन्तु तै. ३, १, १, ११; २, ५;
 अनु...जानन्तु श. ३, ९, ३, १४^३.
 अनु-ज्ञा- -म् गो. २, १, १.
 अनु-ज्ञात- -तः जै. १४५; सा. ३,
 ९, ८; -तम् जै. १३५.
 अनु-ज्ञाना(-नऽअ-)नुमन्त्रण- -णैः
 गो. २, २, ५.
 अनु-ज्ञाय सा. ३, ८, २.
 अनु-तमाम् श. १०, ५, २, १०.
 अनु-तुद्(√तुद्)- -म् तां. ८, ९,
 १३; १०, ९, १; १२, २; १२,
 ९, १७.
 अनु-तोद- -दः तां. ८, ९, १३; -दौ
 आ. १, ३, ३७.
 अनु-तोद-वत्(मतुप्)- -त् तां.
 १०, ६, ४.
 अनु/तृप्, अनुतृप्यति ष. ४, ७; अनु
 तृप्येयम् श. १, ७, ३, २८.
 अनु/दा, अनु...दायि तै. २, ८, ५, ७.
 अनु-दत्त, ता- -त्तम् तैआ. २, ४,
 १; -त्ताम् तैआ. २, ४, १.
 अनुदायि(नी→)नि(पाभे.त)त
 (र→)रा- -म् शां. १५, ४.
 अनु/दिश, अनुदिशति श. २, ६,
 २, १०; ३, ३, ३, ११; ६, २, १९;
 ७, २, ३; ७, ५, २, ३३-३६;
 का. १, ६, २, ५; अनुदिशन्ति श.
 ३, ६, २, २२; २३; सं. ३.
 अनु...दिशामि श. ७, ५, २, ३३-
 ३६; अनुदिशन्तु श. ३, ६, २,
 २२; अनुदिशोत् श. ७, २, २, २१;
 ९, ४, २, ११; अन्वदिक्षत् श. ३,
 ३, ३, ११.
 अनु-दिश्य श. १, २, ५, १९^३; का.
 २, २, ३, १८.
 अनु/दीक्ष, अनुदीक्षताम् तै. ३, ७,
 ७, ७^३; ८; अनुदीक्षन्ताम् तै. ३, ७,
 ७, ८^३; ९.

अनु-द्वभत्(√द्वभ्)-न् शं. २,२.
 अनु/द्वभ्, अनुपश्यति श. १४, ७,
 २, १८; अनुपश्यन्ति शांआ. ५,२;
 ष. ४, ६; अन्वपश्यत् जै. १८६;
 गो. १, २, १७; २, ३, १९; अन्व-
 पश्यताम् शां. १, २; अन्वपश्यन्
 जैड. १, २, १, ७^३; अनुपश्येत्
 ऐ. ७, ६^३.
 अनु-पश्यत्-न् तै. २, ५, ६, ५;
 तां. ९, १, २; -न्तः तां. ९, १, १.
 अनुपश्यन्ती ष. ४, ६.
 †अनु(प?)पश्यमान-न् तै. २,
 ४, २, ६.
 अनु-दृश्य तै. ३, २, १०, १४.
 अनु-दृष्टव्य-म् श. १४, ७,
 २, २२.
 अनु/द्व्, अनुद्ववति ऐ. ५, २५; अनु-
 द्ववेत् शां. १२, ८; श. १३, ४, ३,
 ३; ६-१०; ष. १, ६.
 अनु-द्वृत्य ऐ. ५, ३२; ३४; शां. १६,
 ९; श. १, ७, २, १२; ७, ५, २, २५;
 २६; ११, ५, ८, ६; ७, २, ६; १३,
 १, ३, ७; २, ७, १; ४, ३, ५; ५, ३, ४;
 जै. १८६; सा. २, ७, १३; ३, १,
 १०; ७, ९.
 अनु-ध(र्मि→)र्मां श. १०, २, २, ४.
 अनु/धा, अनुदधौ जैड. ३, १, ५, ३.
 अनु/धाव्, अनु.....धावति श. २,
 ३, ४, ११; १४; अनुधावत जैड. ३,
 २, ५, २.
 अनुधावयन्ति ऐआ. २, १, २.
 अनु/धे, अनुधापयन्ति श. १४, ४,
 ३, ४.
 अनु/धै, अनुध्यायन्ति शांआ. ५, २;
 अनुध्यायात् श. १४, ७, २, २३.
 अनु-ध्यान-न्तैः गो. २, २, ५.
 अनु-नि/कम्, अनुनिक्रामति श. ३,
 ३, १, १^३; २; अनुनिक्रामात् श.
 १, ५, ४, ६.
 अनु-नि/तुद्, अनुन्यतुदन् तां. १३,

७, १०; ८, १; ४; १५, १, ६.
 अनु-नि/पद्, अनुन्यपद्यत श. १४,
 १, १, १२.
 अनु-नि/युज्, अनुनियुनक्ति ऐ. २,
 ३३^३; तां. ६, १०, १०; १९,
 १६, ६.
 अनु-निर्/वप्, अनुनिर्वपति श. ३,
 ८, ३, १; अनुनिर्वपति श. ३, ८, ३,
 १; ११, १, २, १^३; ५, ४; अनुनिर्व-
 पति श. ३, ८, ३, १; ११, १, ३, २;
 ३^३; ४; ५; ६^३; अनुनिर्वपन्ति ऐ. २,
 ८, ११; अनुनिरवपन् श. ११, १,
 ३, ५; अनुनिर्वपेत् श. ११, १, ३,
 ३; ७; अनुनिर्वपेत् श. ११, १, ३,
 ५^३; १३, ३, ८, १-६; †अनुनिर्वपेत्
 तै. १, १, ६, ५; †अनुनिर्वपेत् तै. १,
 १, ६, ७.
 अनुनिरुप्यते श. ३, ८, ३, २.
 अनु-निर्वाप्य, प्या- -प्यम् श. ११,
 १, ३, ५; -प्यस्य श. ११, १, ३,
 ७; -प्यया शां. ४, १^३; -प्ये श.
 ११, १, ३, ५.
 अनु-नि/वृत्, अनुनिर्वर्तयति ऐ. ५,
 ४; ७; ऐ. ५, १६; १८; २०.
 अनु-निस्/कम्, अनुनिक्रामन्ति तै.
 १, ६, ९, ७.
 अनु/नी, अनुनेषि ऐ. ६, २२^३; शां.
 २९, ४; तै. १, २, १, ९; २, ७, १३,
 ३; गो. २, ६, ४.
 अनु-न्याय-म् ऐ. ३, ४५^३.
 अनु/पत्, अनुपतन्ति ऐआ. २, १, २.
 अनु/पद्, अन्वपद्यत तां. ७, ६, ३.
 अनु-पद्- -दम् आ. १, ५६६^३; -दे
 जैआ. १, ५६६.
 अनु-परा/ह, अनुपरैति तै. ३, २, ७,
 ५; १०, ११, २; ३; अनुपरैहि श.
 १३, ८, ३, ४; तै. ३, ७, १४, ५; तैआ.
 ३, १५, २; ६, ७, २; मं. १, १, १५.
 अनु-परा/पत्, अनुपरापतत् ऐ. २,
 २५.

अनु-परा/भू, अनुपराभवति ऐ. २,
 ३२.
 अनु-परा-मृश्य(√मृश्) श. ५, ५,
 ५, ६.
 अनु-परि/ह, अनुपरीयात् श. ३,
 ७, ३, ७.
 अनु-परीत्य श. ७, ४, १, ३५.
 अनु-परि-क्रमण(√क्रम्)- -म् ऐआ.
 ५, १, ४.
 अनु-परिक्रामम् श. ११, ८, ३, ६;
 जै. १९२.
 अनु-परि/वृत्, अनुपरिवर्तन्ते श.
 १४, ९, १, १९.
 अनु-परे, अनुपरा/ह, द्र.
 अनु-पर्या(-रिऽआ-)/ह, अनुपर्यायैति
 श. ७, ५, १, ३७; ८, ७, २, ४^३; ५; १३.
 अनु-पर्याय-म् जै. ४६^३; ष.
 १, ५; २, ९.
 अनु-पर्या(-रिऽआ-)/गा, अनुपर्यागुः
 ऐ. ३, २८.
 अनु-पर्या(-रिऽआ-)/धा, अनुपर्या-
 दध्यात् ऐ. ७, २.
 अनु-पर्या(-रिऽआ-)/वृत्, अनुपर्या-
 वर्तते तै. २, १, ४, ८^३; अनु-
 पर्यावर्तन्ते ऐ. २, २०; अनुपर्या-
 वर्तते ऐ. ३, ४४.
 अनु-पर्यावृत्य श. ९, ३, ४, १७.
 अनु-पर्यावृ(स→)त्या- -त्याः ऐ.
 २, २०^३.
 अनु-पश्य- अनु/दृश् द्र.
 अनु/रपा, अन्वपिबत् ऐ. ३, ३८.
 अनुपाययेत् श. ९, २, ३, ४१.
 अनु-पानीय- -याः ऐ. ३, ३८;
 -यानाम् ऐ. ३, ३८.
 अनु-पानीया-त्व- -म् ऐ. ३, ३८.
 अनु-पालय(त्→)न्ती(√रपा)तैआ.
 ६, १, ३.
 अनु/पू, अनुपवते श. १, २, ४, ७;
 अनुपवते श. १, ३, ३, ५, ७, १, १२;
 ३, ८, ३, २१; अनुपवते श. १४, १,

†द्वैस्वर्थ्यमसहस्रम् । तु०मैसं२, १३, २२ । †प्रथगेव पदं न तु उत्तरक्रियापदमनुप्रवेशयितुं युक्तम् । तस्यादि तत्सुपपन्नः स्यात् ।

२,२३; अनुपुनीष्व जैच. १,१६,१,
८; १७,२,३; १८,२,२.
अनु-पूर्व- -स्य शा. ५, ५, ४, २४;
६,३,१,२८; ८,४,४, ३; ११, ५,
५, ११; १२, ८, १, ८; १३, २, १, ५;
तै. २, ६, १, ३; ३, २, ४, ६; ७, ६; ३,
१, २; तैआ. ६, १०, १^२; गो. १, ४, ६.
अनुपूर्व-ता- -तायै तै३, २, ९, १४.
अनुपूर्व-दीक्षा- -क्षा शा. १२, १,
१, १०; ११.
अनु-पूर्व-सम- -मा: ष. ४, ४.
अनु-पृच्छत् (√प्रच्छ्) - -न्त: जै १२५.
अनु-प्रश्न- -क्षा: तैआ. ८, ६, १.
अनु-प्र√श्द्, अनुप्रैति ऐ. १, २२; ५,
३०; शा. ३, ६, ४, ५; १३, ८, १, ७;
१२; ३, १, ४; अनुप्रयन्ति ऐ. २, ४०;
४१; अनुप्रैयाय शा. १, ४, १, ३४;
अनुप्रैहि शा. ४, १, ५, ९; तैआ.
४, ८, ४; ५, ७, ८; अनु...प्रैहि
तै. १, १, ७, १; २, १, २२; अनुप्रैत
ऐ. ३, ३९; अनुप्रैयात् शां. ८, ९.
अनु-प्र√ईङ्, अनुप्रैङ्क्स्व ऐआ ५, १, ४.
अनु-प्र√कम्प्, अनुप्रकम्पयेत् ऐ. ७,
३४.
अनु-प्र√कल्प्, अनुप्रकल्पयेत् ऐ.
७, ३४.
अनु-प्र√क्रम्, अनु प्रक्रामति तै. १, ७,
७, १; अनुप्रक्रमेत् तै. १, ७, ७, १.
अनु-प्र√च्यु, अनुप्रच्यवन्ते शां. ९, ५;
शा. १, १, २, २२; अनुप्राच्यवत्
ऐ. २, ६; अनुप्राच्यवन्त ऐ. २, ६.
अनु-प्र√जन्, अनुप्रजायते ऐ. २,
१७^३; तै. ३, १२, ९, ८; तां.
२, १०, ३; ३, १०, २; १०, ६,
८; अनु प्रजायते शा. १०, ३, ५,
१; ४; १२, ९, १, १७; तै. १,
१, ६, ८; ३, ३, ८, ३; अनुप्रजायन्ते
ऐ. ५, २४; शा. ३, ८, ४, १५; तां.
६, १, ३; ३, ३; १०, १, ९; १८, ४,
११; गो. २, २, १^२; अनुप्रजायन्ते
शा. १, ७, ३, २१; ७, ४, २, ३१.

अनु प्रजायन्ते शा. २, ४, १, ६; ३,
६, ४, १५; ४, २, ४, १६; ५, ५, १;
६, १; ७, १; ५, १, ४, १; २, २, १८;
३, ३, १५; ५, १; ४, ४, २४; तै.
२, १, २, ७; अनु प्रजायन्ते शा. ४,
५, ५, ९^३; १०^३; १२; १३; तां. ४,
८, ३; अनु...प्रजायन्ते शा. ४, २, ४,
१६^३; ५, ५, ७, ८; तां. ५, ८, ३; १८;
४, ११; २०, ४, ८; १२, २; अनु प्रजा-
यसे तै. १, ५, ५, ६; अनु प्राजायत
शा. २, ५, १, १६^३; का. १, ४, ३, १३^३;
अनुप्रजायते शा. ३, २, १, २७.
अनुप्रजनयति शा. २, ३, ४, ८; का.
१, ४, १, ६; अनु प्रजनयति शा. ३,
८, ४, १२; १५.
अनु-प्र√ज्ञा, अनुप्रजानाति शा. ७, ४,
२, १९; अनुप्रज्ञास्यन्ति ऐ. २, १;
अनुप्रजानीयात् शा. ७, ४, २, १९.
अनु-प्र-ज्ञाय जैच. ४, ८, ४, ७; ५, २;
४; ५.
अनु-प्र-ज्वलित- -त: शा. ११, ८,
३, ७.
अनु-प्रति√धा, अनुप्रतिधीयते ऐ.
५, ३१.
अनु-प्रति√पद्, अनुप्रतिपद्यन्ते जै.
९६^३; अनुप्रतिपेदिरे गो. १, ३,
६^३; अनुप्रतिपद्येरन् जै. ९६.
अनु-प्रति√स्था, अनुप्रतिष्ठति ऐ.
३, ६^३; गो. २, ३, २; ६, १२; अनु
प्रतिष्ठत: तै. १, ६, ३, ८; अनु-
प्रतिष्ठन्ति तां. १२, ४, ९; अनु-
प्रतिष्ठिसाम् मं. २, ५, १६.
अनु-प्रति-तिष्ठत्- -न्तम् तां. १२,
४, ९.
अनु√प्रथ्, अनुप्रथन्ताम् शा. ४, ५,
२, १२.
अनु-प्र√पद्, अनुप्रपद्यते शां. १३,
९^३; अनुप्रपद्येते शां. १३, ९; गो.
२, ३, ८^३; अनुप्रपद्यन्त शा. ७, ५,
१, २०; अनुप्रपद्येत ऐ. २, २०.
अनु-प्र-पत्तय- -स्य ऐ. २, २०^३.

अनु-प्र√श्पा, अनुप्रपिबन्ति ऐ. २,
३७^३; ३, २२; अनुप्रपिपते तै. १,
३, १०, ४; ५.
अनु-प्र√भा, अनु प्रभाहि तै. १, २,
१, ७.
अनु-प्र-भूवत् (√भूष्, वि.; √भू, मा.
सा.)- -त: तां. ६, १०, १७.
अनु-प्र√या, अनु प्रयाति शा. ६, ८,
१, ८; अनु प्रयान्ति तै. ३, ७, १,
२; अनु प्रयायु: तै. ३, ७, १, १.
अनु-प्र√युज्, अनु प्रायुङ्क् शा. १३,
२, ५, १; ३; अनुप्रायुङ्क् तै. ३, ९,
१, १; २, ३; अनुप्रायुञ्जत शा. १३,
१, ४, १.
अनु-प्र√वद्, अनुप्रवदन्ति ऐ. २,
१५; अनुप्रवदिष्म ऐ. २, १५.
अनु-प्र√वप्, अनुप्रवपन्ते तांआ. ४,
९, २२.
अनु-प्र√वह्, अनुप्रवहन्ति गो. २,
१, २५.
अनु-प्र√विश्, अनुप्रविशति ऐ. ८,
२८^३; ष. ४, ६; गो. १, २, १०; अनु-
प्रविशति, तैआ. १, २३, ९; अनु-
प्राविशत् शा. ६, १, ३, १९^३; १३,
१, ४, १; अनु प्राविशत् तै. २, २,
७, १^३; २; ३, ९, ८, १; तैआ. १,
२३, ८; ८, ६, १; अनुप्राविशताम्
जै. ९९; अनुप्राविशन् शा. ६, १,
३, १९^३; ९, १, ६; १८; अनुप्रावि-
शन् तै. ३, २, ५, १०; अनुप्रवि-
शु: शा. ९, १, १, १९; अनुप्रविशु;
तैआ. २, ७, १.
अनुप्रवेशय तैआ. ४, ३९, १.
अनु-प्र-विश्य शा १४, ४, ३, २२ तैआ.
८, ६, १; जै. १७२; गो. १, २, १०.
अनु-प्र-विष्ट- -ष्ट: शांआ. ६, २०^३;
शा. ६, २, १, १; तैआ. ३, १४, ३;
मं. २, १, १४; -ष्या: तैआ. १, ७,
४; जैच. ४, ३, १, ३.
अनु-प्र-वेशिन्- -शिन: मं. २, ५,
१; २.

अनु-प्रवृत्त, अनुप्रवृत्ति श. १, ८,
३, १९; ९, २, १७; ३, ८, ५, ५.
अनु-प्रवृत्त, अनुप्रवर्तत तैआ. ५,
१, ५.
अनुप्रश्न, अनुप्रश्च्छ द्र.
अनु-प्रवृत्त, अनुप्रसजन्ति श. ९,
३, ४, १२.
अनु-प्र-सीदत् (√सद्) - इन् तां.
८, ७, ५.
अनु-प्रसप्त(√सप्) - सा: श. ५, ४,
५, ३.
अनु-प्रवृत्त, अनुप्रस्तृणाति गो १, ३, ९.
अनु-प्रवृत्था, अनुप्रतिष्ठति गो. १,
५, २०.
अनु-प्रवृत्त, अनुप्रहरति श. १, ८, ३,
१७; २२; २, ६, १, ४६; ४७; ३,
४, १, २४; १४, २, २, ४३; का.
१, ६, १, ३०; अनुप्रहरति श. ३, ४,
३, २२; ११, ४, १, १४; १४, २, २,
४३; गो. १, ३, ९; अनुप्रहरतः
२, ५, २, ४२; ४३; ४४; का. १, ५,
१, ३७; अनु... प्रहरन्ति ऐ. २, ३;
अनुप्रहरन्ति श. ३, ७, १, २९;
४, ६, ८, १०; अनुप्रहर श. १, ८,
३, १९; ९, २, १७; २, ५, २, ४३; ६,
१, ४६; का. १, ५, १, ३७; ६, १,
३०; अनुप्रहरेत् ऐ. २, ३; शां.
१०, २; श. १, ८, ३, १६; १७; ३,
२, ३, २२; अनुप्रहरेत् तै. २, १, ४,
९; अनुप्रहरेयुः ष. ३, १; अनु...
प्रहाषीः श. १, ६, ३, १७.
अनु-प्र-हरत् - च् श. ३, ४, १, २३;
अनु-प्र-हरण- -णम् श. ३, ४, ३,
२०; -णे ऐ. २, ३.
अनु-प्र-हृत- -ता: श. १, ८, ३, २५.
अनु-प्रहृत-भाजन् -म् श. ३,
४, ३, २२.
अनु-प्र-हृत्य श. १, ८, ३, १९; ९, २,
१७; २, ५, २, १९; का. १, ५, १, ३७.
अनु-प्र-हृत्य -म् तै. २, १, ४, ९.
अनु-प्राण (प्रवृत्त), अनुप्राणन्ति

शां. १५, ३; श. ३, ३, २, १९;
तैआ. ८, ३, १; अनुप्राणन्तु श. ३, ३,
२, १९; -अनुप्राणयात् शां. १२, ४.
अनु-प्राव्(-प्रवृत्त), अनु...प्रावीः
श. १४, १, ४, १२.
अनुप्रास(-प्रवृत्त), अनुप्रास्यति श.
३, ८, २, २८; ९, ३, ३, १४; ४, १६;
१७.
अनुप्रे, अनु-प्रवृत्त द्र.
अनुप्रेक्ष् अनु-प्रवृत्त द्र.
अनु-प्रेष(-प्रवृत्त) -षा: श. १२,
८, २, २०.
अनु-प्रोत(-प्रवृत्त) -ता: शां. १, ५.
अनुवृत्त, अनुवृत्ताति तै. १, ८, ३,
२; तैआ. १, १०, ३.
अनुवृत्त, अनुवृत्तते श. २, २, ३,
१७; का. १, २, ३, १३; अनुवृत्तते
श. २, ३, ४, ७; का. १, ४, १, ६;
अनुवृत्तन्ते तै. २, ३, १, ३; जै.
११२; अनुवृत्तते जै. ३, २, २,
८; जै. १४५; १९८; अनुवृत्तते
जै. १७६; अनुवृत्तधरे श. २, ५,
१, १९; अनु...वृत्तधरे श. १, ५,
१, २०; २१; २३-२६; अनुवृत्तधय
श. १, ८, ३, २०; अन्ववृत्तधय
जै. १४९; १८६; अन्ववृत्तधयन्त
जै. १७१; १९०; अनुवृत्तधरेन्
शां. ९, १, जै. ११५; १४७; १५१;
अनु...अमुत्सत श. १, ८, ३, २०;
अनु...अमुत्समहि जै. ४, ८, ४, ७.
अनु-वृत्त ऐ. ७, २७.
अनु-वृत्त -म् जै. १४४.
अनुवृत्त, अनुवृत्ते श. १४, ४, २, २९;
ष. १, ३; अनुवृत्ते श. ३, ४, ३,
१८; १४, १, १, २९; अनु...वृत्ते
श. १४, १, १, ३३; २, २६; ३, ३४;
४, १७; २, १, २२; २, ५५; ३, २, ३१;
अनुवृत्तः श. १४, ८, १५, ८;
अनुवृत्त श. १, ५, १, १८; १९;
अनुवृत्त श. १४, १, १, २९;
अनुवृत्त ऐ. १, १३; १६; २८; २९;

३०; २, २; ५; १०; १२; १५; जै.
१८६; अनुवृत्ति श. १, ३, ५, २;
३; १२; ५, २, ८; २, २, ३, २१; २२;
२३; २४; ५, २, १९; २९; ३१; ३२;
३७-३९; ३, ७-१०; १२-१५; ६, १,
२१; २६; २८; २९; ३०; ३, ३, ४,
१३; ४, १, २२; २३; ४, ११-१३; ५,
२, २; ३, १६; ६, ३, ९; ७, १, १०;
१३; ४, ७, ८, १, ६; २, २२; २६; ३,
२९; ३३; ३४; ९, ३, ८; ९; ४, ३,
४, २, ३; ५, २०; ४, १, ७; ३, ९; ५;
१६; १७; ५, २, ११; ६, ७, १९; ५, १;
३, १, ४; २, २, १८; ३, २, ८; ३, १५;
४, ४, २, ४; ५, ४, २, ४; ७, ३, २, ५;
९, २, ३, १; ४, ३, १, ५; ५, १, ४०;
११, २, ४, ८; ६, ३; का. १, २, ३,
१७; १८; १९; २०; ५, १, १६; २८,
२९; ३३-३५; २, ६-९; ११-१४; ६,
१, १४; १७-१९; २०; तै. १, ६, ९,
१; ३, ३, ७, १; अनुवृत्त श. १, ५,
१, १६; अन्ववृत्त ऐ. २, १५;
शां. १२, १; अन्ववृत्तवहि जै.
९५; अनुवृत्त श. १, ७, २, ३;
४, २, ४, १; जै. १७७; अनुवृत्त
श. १४, ९, ४, १३-१५; १७; अनु-
वृत्त ऐ. १, १, ४; १६; २८; २९;
३०; २, १५; १९; ३, ४, ५; ४, १९;
२६; ६, ९; शां. ८, ८; ९, १, ५; ६;
१०, २; ११, १; ७; ८; १२, १; १७,
१; २८, ३; अनुवृत्त श. १, ३,
५, १०; ११; १२; १३; १५; १६;
३६; ६, २, १२; ५, ३; ७, २, १७; ६,
१; ३, २०; ७, ३, २, ८; ११, ५, ४,
१२; १३; १४; १२, ४, ३, ५; ४, १;
५; १४, १, १, १९; २२; २६; २७;
८, १५, ८; अनुवृत्त तै. १, ६, ५,
३; तैआ. ५, ४, ३; अनुवृत्त श.
१४, १, १, १९; २२.
अनु-वृत्त - वत्त ऐ. २, २०;
- वृत्ति ऐ. २, ३, ३, ३;
२०; शां. १, १; श. १, ४, ३, २;

७, ३, २, ९; झ. १, ७, २, १५१;
-वन्तः तां. ९, ८, ९; -वन्तम् झ.
१, ४, ३, २२. अनु/वच् द्र.
अनु/भज्, अनु...भजतम् तै. २,
१, ६, ४.
अनु/भाष्, अनुभाषते झ. ५, ४, १, ९.
अनु/भिद्, अनुभिनत् झ. १, ६, ३,
१७.
अनु/भू, अनुभवति ऐआ. २, ३, ५;
जैड. ४, ८, २, ६; अनु भवति श,
३, ९, १, ९; १२; १४; १६; १०, ३,
५, ९; १४, ४, १, २०; अनु...भवन्ति
श. २, ३, १, ३; अनुभवामि जैड.
१, १७, २, ७; अनुभवूव श. ४, ५,
३, ३; अनुभवत् तै. ३, ८, १७,
३; गो. १, १, १६; १७-२१; अनु-
भवेयम् गो. १, १, १६; अनुभूत्
श. ४, ५, ३, ३.
अनु-भू- -भू तै. ३, १, ३, १; -भू:
तै. ३, ८, १७, ३.
अनु-भूति- -त्यै तै. ३, ८, १७, ३.
अनु/मद्, अनुमदति ऐआ. १, ३, ८;
अनुमदन्ति ऐ. ३, २०; अनु-
ममाद् श. २, ५, ४, ६; का. १, ५,
३, ६; अनु(मदत्) तै. २, ७, ८, १;
अनु...मदत् तै. २, ७, ८, १; १६, २;
अनु...मदताम् तै. २, ७, १६, २;
अनु...मदन्तु श. ३, ८, ३, ३७;
(...मदन्तु) तै. २, ७, ८, २; अनु-
मदन्तु तै. ३, १, १, ११; तैआ. ४,
१, १; अनुमदन् श. १, ४, २, ७;
अनु...मदन्त तै. २, ८, ३, ७;
अनु मदेम तै. २, ४, ३, ८; ७,
४, १.
अनु/मन्, अनुमन्यते शां. १७, ७;
झ. ४, ३, ४, ११; ५, २, ३, ४; ३, ५,
३१-३३; ३७; १३, ३, ८, ५; तै. १,
६, १, ५; अनु...मन्यते तै. १, ७,
२, १; ३, १०, ९, ५; अनुमन्येते
श. ५, ३, ५, ३४; ३६; अनुमन्यन्ते

श. ५, ३, ५, ३५; ३७; ९, ३, ४, ५; ३;
४, १, १; १३; ३, १२; ४, ८;
अनुमन्यताम् तै. २, ७, १५, २, १६,
३; ३, ७, ५, २; अनु...मन्यताम्
ऐ. २, ६; झ. ३, २, ४, २०; ४, ३,
९; ७, ४, ५; तै. ३, ६, ६, १;
मं. २, २, ९; १९; गो. २, २, ३;
(मन्यताम्) ऐ. २, ६; श. ३,
२, ४, २०; ४, ३, ९; ७, ४, ५; ३;
तै. ३, ६, ६, १; मं. २, २, ९; गो.
२, २, ३; अनुमन्यन्ताम् श. १, ९,
१, १९; अनुमन्यस्व तां. २१, १०,
१८; अनुमन्येताम् तै. २, ७, ३,
२; अनु...अमंस्त श. ३, ६, ३,
२१; (अमंस्त) श. ३, ६, ३,
२१; अनु...मंसाताम् तैआ. ४,
९, ३; ५, ८, २; अनु...अमंसाताम्
श. १४, २, २, २६; तैआ. ४, ९, ३;
५, ८, ३; अनु...मंसाथाम् तैआ.
४, २, २; ५, २, ७.
अनु-मत, ता- -तः श. ५, २, ३, ४;
३, ५, ३१-३७; ९, ३, ४, ५; ४, १,
१; १३; ३, १२; ४, ८; तैआ. ४, ८,
४, ५, २, ७; ७, ८; -तम् श. ३,
७, ४, ५; ५, ३, ५, ३६; १३, ३, ८,
५; तैआ. ४, ४, १; -ता श. ३,
२, ४, २०; ७, ४, ५; ५, ३, १, १०; ४,
४, २३; ७, २, २, १०; -ताम् श.
४, ३, ४, ११.
अनु-मत-वज्र- -ज्रः तै. २, ७, ३, ३.
अनु-मति- -तये श. १४, ९, ४,
१९; गो. १, ३, १५; -तिः ऐ. ३,
४७; ४८; ७, ११; झ. ५, २, ३, ४;
तै. १, ६, १, १; ४, ७, २, १; २, ७,
१६, ३; ३, १, ३, ३; १२, १, १; ३, ४;
तैआ. ३, ९, २; ४, १, २; ५, ९, २;
ष. ४, ६; मं. २, २, ९; गो. २, १,
१०; -तिम् ष. ४, ६; -०ते तै. ३,
१, ३, ३; १२, १, १; ३, ४; तैआ. ४,
११, २; तां. २१, १०, १८; -त्या

श. ५, २, ३, ४; गो. २, २, १४;
-त्यै ऐ. ३, ४७; श. ५, २, ३, २, ४;
९, ५, १, ३८; तै. ३, १२, २, ३; ३;
४; ५; ६; ७; ८; ९; ४, २;
३; ४; ५; ६; तैआ. ५, ८, २;
३; ९, १.
अनु-मन्तु- -न्ता तै. ३, १०, १,
३; ९, ७; १०, ३.
अनु-मन्यमान- -नयोः झ. १, ९,
१, ८.
अनु-मान- -नः तैआ. १, २, १;
-नाय तै. २, ७, ३, ३.
अनु/मन्त्र, अनुमन्त्रयते ऐ. ४, २०;
शांआ. ४, १५; तां. ६, ६, १६;
गो. १, १, ३९; २, ७; १९; २, ३, ५;
६; अनुमन्त्रयते श. १, १, ४, २३;
५, २, ७; ८, २, ४; ३, ६, ४, १३; ४,
२, १, ३३; ५, १, ५, २२; ६, ८, १,
१५; १४, २, २, १९; २७; तै. १, ३,
६, ५; ३, ९, ४, ७; अनुमन्त्रयते श.
५, १, ५, १८; २१; अनु...मन्त्रयते
श. ५, १, ५, १८; २१; अनुमन्त्र-
यन्ते जैड. ३, ४, ४, २; ३, ४,
अनुमन्त्रयामहे जैड. ३, ४, ४, ३;
४; अनुमन्त्रयाञ्चक्रे जैड. ३, ४,
४, ६; अनुमन्त्रयस्व श. १, ६, १,
७; अनुमन्त्रयध्वम् ऐ. ३, २६;
अनुमन्त्रयामहै श. १, ६, १, ५;
जै. १८०; अनुमन्त्रयत गो. १,
१, ३९; अनुमन्त्रयन्त ऐ. ३, २६;
जै. १८०; तां. ६, ७, ५; अनुव-
मन्त्रयन्त श. १, ५, २, ६; ४, ५, १,
१६; अनुमन्त्रयेत ऐ. २, २१;
२२; ३, ८; २६; शां. ३, ७; ७, ४;
जै. १२; २६; जैड. ३, ४, ४, ५; ७;
५, १; ७; गो. २, ३, ५; अनु...
मन्त्रयेत श. १, ८, २, ४; ११, २, ७,
११; २२; १४, ९, ४, ५.
अनु-मन्त्रयमाण- -णः जै. १८०.
अनु-मन्त्र- -न्त्रः जैड. ३, ४, ४, ६;

अनु-मर्शम्

—न्त्राः जैड. ३,४,४,१; —न्त्रेण
जैड. २,४,४,७.
अनु-मर्शम्(√मृश+णमुल्) शा.४,५,
२,१.
अनु/मिद्, अनुमेचति तै. १,२, ६,
३; तां. ५,१,६.
अनु/मृ, अनुम्रियते तै. १,४,४,२;५.
अनु/मृञ्, अनुमाष्टि शा. १४,९,४,
२०; अनुमाष्टे शा. १,९,३,६; ४,
४,३,१४;४,८; तैआ. २,४,१.
अनु-मृज्य सा. ३,७,१०.
अनु/म्लुच्, अनु...म्लोचतः शा.८,
६,१,१८.
अनु-म्लोच(त्→)स्ती श. ८, ६,
१, १८.
अनु/यज्, अनुयजति शा. १, ८, २,
७; तैआ. ५,८,२; अनु...यजति
ऐ. १,२; अनुयजामि तै. ३, ७,५,
१२.
अनु-याज्—जः शा. ११,१, ६,
३१;२,७,२१;२३; का. १, २,३,
२२;—जम् शा. १,८,२,१७;२,२,
३,१७; ५,१,२०; ११,२,७,२२;
का. १,२,३,१३;—जाः ऐ. १,
११;१७;२६;२,१८; शां. ५,१;
३;५;८;७,१,१०, ३; शा. १, ३,
२,९; ८,२,७; ८; १४; २,६,
३,३;३,१,३,६;४,१, १८;८,४,८;
९,३,८;५,१, ३,१३; ५,४,३३;६,
२,२,३१; ११,१,६,२५; ३१; २,
१,५; ६;९;१०;७,२६;२७;४,१,
११;१२;१५;३,१९;७,२,३; का.
१, ६,३,३; गो. १, ३, ९; १०;
२,१,१९;२,१,२३;—जान् ऐ. १,
११;१७; शां.१,२;३,८;शा.१,८,
२,१;७;८;९;२,२,३,२५;३,४,१,
२६;७,५,१,२२;—जानाम् शां.६,
१३; का. १,२,३,२३; गो.२,१,१;
—जाम्याम् शां. १,५;—जे गो.१,
३,९;—जेन शां. १, ५;—जेभ्यः
शा. १,३,२,९;८,२,१;—जेषु ऐ.

१,१७; शां. १०,३; शा. १, ३,
४,९;८,२,१७;३, २७; २, २, ३,
२६;३,८,४,८;९; का. १, २, ३,
२३;—जैः शा. १,८,३,२७; २,५,
२,४१;३,९,३,८; ११,२, ७,२६;
—जौ शां. १८,१०; श. २,६, १,
१३;४४;४,४,५,१९; का. १, ६,
१,१०;२९; तै. १, ६, ९, १०.
अनु-याज-वत्(मतृप्) ऐ. १,११.
अनु-याजा(-जऽअ-)न्त-न्तः शा.
११,२,७,२५.
अनु/या, अनुयान्ति शा. १०, ६,१,
७; अनु...ययुः शा. ६,३,१,१८;
अनुयान्तु शांआ. १२,३.
अनु/युज्, अनुयुक्ते शा. ५, ४,३,
३; अन्वयुजत ऐ. ४,२६.
अनु-यू(√यु)-युवम् शा. ११,४,२,
१३;—युवम्ऽइव का. २,२,३,१.
अनु-रात्र-म् ऐ. ३,२२.
अनु/राष्, अनु...राध्याम तै. ३,
७,१०,२.
अनु/रुष्, अनुरुध्यते शा. ६,८, २,
४; अनुरुध्यसे शा. ६,८,२,४;१२,
४,४,४.
अनु-रूप,पा-पः ऐ. ३,२३;२४;
५,७;८,२; ऐआ. ५,१,१;३,२;
शां. १५, २; १७, १; २२, ४;
२५, ५;६; तां. ११, ६, ३; ५;
१२, १, ३; ५; ७, ५; ७; १३,
१,६;९;७,५; ७; जैड. १,८, ३,
४;३,१,४,१;२; ३; गो. २, ३,
२१;२२;—पम् ऐ. ३,२४;३५;
६,५;१७;८,२; शां. १५, ४;
१७,१;२८,१०; श. १३,५,१,
२; तां. ७,९, १५; ५, ४,४; गो.
२,३,२२;५,११;१५;—पस्य तां.
११,६,४; १२,१,५;७,७;१; १३,
१,९;७,७;—पा तां. ४, ९, २३;
—पाः जै. १६२;—पान् शां. २५,
१५; २८,१०;—पाय गो. २, ४,
१८;—पेण तै. १,४, १, ३;—पैः

तां. १५, ७,६.
अनु-रूप-न्त-मः तै. ३,९, २२, २.
अनु-रूप-त्व-म् तां. ११,६,४;
१२, १,५; ७,७; १३, १, ९;७,७.
अनु-रोह(√रुह्)-हः तां. १,१०,
१०; गो. २, २,१४;—हाय तां.
१,१०,१०.
अनु/रुम्, अनुरुभते शा. ३, २, १,
३६; अनुरुमेत शा. ३,२,१, ३६;
अनुरुभेरन् शा.४,५,१०,७.
अनुलिप्सेत शा. ३, २, १, ३६;
अनुलिप्सध्वम् शा. ४,५,१०,७.
अनु-लब्ध-ब्धः जैड. १, १७,
२,३.
अनु-लब्धि-ब्धै शां. १८,११.
अनु-लम्ब,म्बा-म्बाऽइव तां. २०,
१२,५;—म्बाऽइव तां.१८,९,१६.
अनु/लिप्, अनुलिप्सेत् सा. २, ६,
११;१६.
अनु-लिप्त-प्तः सा. २, ६,१०;
३,९,३.
अनु-लिप्य ऐआ. ५,३,३.
अनु-लेपन-म् सा. २, ६,१०;
११;१६.
अनु-लोम-म् शा. ३, १, ३, ९;
तै. २,३,२, ३; तां. २२, ३, ३;
१०,२.
अनु-लो(म→)मा-म् शा. १४,९,
४,२०.
अनु/वच्(←√वृ), अनुवाच शा.
१,४,५,११; अनुवाच शा. १४,१,
१, २४; जै. १८६; अनुवक्ष्यति
ऐ.२,१५; जै. १८६; अनुवक्ष्यसि
शा. १४,१, १, २३; अनुवक्ष्यसि
१४,१,१,२३; अनुवक्ष्यथ तै. ३,
३,८,६; अन्ववोचत् ऐ. ५, ३४;
शां. ९,४; शा. १,५, १, २०; ५,
१, ३; अनुवोचः ऐ. १, १३; जै.
१७७; अन्ववोचत शा. १, ३;
अन्ववोचथाः तै. ३, १०, ११,४.
अनुवक्ष्यते ऐ. ३, ३, ५; शां. १,६,२,

४; जै. १३६; अनु उच्यते श.
३, १, ४, ८; २२; अनुच्यन्ते ऐ. १,
१२; श. १, ३, ५, १२; तै. १, ५, ९, ८;
अनुचे श. २, ४, ४, ४; अनुचिरे जैउ.
३, २, २, ३; अनुचिषे ष. १, ६; अनु-
वक्ष्यावहे जै. १८६; अनुचीमहि जै.
६; अनुच्यासम् श. १, ५, १, १८; १९.
अनु विवक्षेत श. ४, ६, ७, २;
अनुविवक्षेत श. १, ३, ५, १४.
अनु-वक्तव्य- -व्यः श. १३, ६,
२, २०.
अनु-वक्तृ- -क्ता जैउ. १, ५, ४.
अनु-वक्ष्यत्- -क्ष्यन् श. १, ५, १,
१६; ३, ९, ३, ७; तै. २, २, १, ६;
-क्ष्यन्तम् शां. ११, ४; -क्ष्यति ऐ.
२, १५; १६.
अनु-वक्ष्यमाण- -णौ श. १४, १,
१, २१.
अनु-वृचन- -नम् शां. २६, ५; श.
१, ३, ५, १३; -ने शां. २६, ३;
-नेन शां. २२, १.
अनु-वाक्- -कः श. ८, ३, ४, ११;
९, १, १, १५; २५; -कम् श. १३,
४, ३, ६; -काः तै. ३, १०, १०,
३, ४; -कान् तै. ३, ९, ११, २;
-के श. ९, १, १, २१; -केन तैआ.
१, ३२, १; -कैः श. १३, ५, १, ४;
-कौ तै. ३, १०, १०, २.
अनु-वाक्य, कया- -क्यः तै. १, ७,
७, २; -क्यया श. १, ७, २, १७; ४,
३, १, ८; ११, १, ८, ५; ४, ३, ६;
-क्या श. १, ४, २, १८; ७, २, ११;
१५; १७; १८; २०; ४, १, १, २६;
५, १, ३, १४; ५, ४, २३; -क्याः
श. ३, ४, ४, २; ११, २, १, ६;
-क्यानाम् श. ११, २, १, ६; -क्याम्
श. १, ६, ३, २७; ७, २, १२; १७;
३, १९; ४, ४, २, ३; ११, १,
८, ५; २, २, १; ४, १, १३; १४,
२, २, १५; -क्यायै श. १, ७, २,
१७; तैआ. ५, २, १; -क्ये श. ४,

१, ३, १५.
अनुवाक्य-वत्- -वान् श. ४, १,
१, २६.
अनुवाक्य-वती- -वत्यः श. ११,
२, १, ६.
अनु-वाच्- -चः श. ३, ८, ३,
१४; -चा ऐ. १, १६; २९; ३०.
अनु-विवक्षत्- -न् श. १, ३, ५, १४.
अनूक्त, क्त- -क्तः शां. १२, २;
श. १०, ३, १, ९; -कम् ऐ. २, १९;
श. १, ४, १, ३५; १४, ४, ३, २६;
जैउ. १, १६, २, १; १७, २, २; १८,
२, ३; जै. १४३; -क्तया शां. ११,
५; -क्ता ऐ. २, १६; शां. ११, २;
श. ४, ६, ७, २; -क्ताभ्याम् श. ७, ३,
२, ९; -क्तायाम् ऐ. १, १६; -क्ते
ऐआ. ३, २, ४; शांआ. ८, ६; जै.
१५२; -क्तेन श. ४, ५, ६, ५; १४,
२, २, ४६; -क्तेनऽह्व श. ३, २,
४, १६; ५, ३, ११.
अनूचानु- -नः ऐ. ७, २७; ऐआ.
१, २, २; शां. ८, ३; शांआ. ६, १;
श. ३, ६, १, २९; ४, ३, ४, १९;
५, ६, ५; ६, १, १४; ५, ३, २, ३;
११, ४, १, ८; १३, ६, २, २०; १४,
१, १, २६; २, ४, ६; ५, १, १; जैउ.
४, ६, २, २; ३, ३; जै. १४०; गो.
१, २, १०; ३, ६; ८; २, २, ६; -नम्
ऐ. ५, २३; श. १, ७, २, ३; ६, १,
१, १०; ष. १, ४; -नाः ऐ. २, २;
३८; ७, २७; श. १, ३, ३, ८; ५, १,
१२; ८, १, २८; २, ४, ३, १४; ३, १,
१, ५; ११; ५, ३, १२; ४, ३, ४, ४;
१०, ६, १, ३; १४, ७, २, २६; का.
१, २, २, ५; ३, २, १२; ष. १, १; गो.
१, ३, १९; -नान् श. २, २, २, ६;
४, ३, ४, ४; का. १, २, २, ५; ष. १,
१; -नानाम् श. २, २, २, ६; ४,
३, ४, ४; का. १, २, २, ५; -नाय
सा. ३, ९, ८.
अनूचानु-तम- -मः ऐआ. १, २, २;

श. १४, ६, १, १.
अनूचानु-पुत्र- -त्राः श. १०, ६,
१, ३.
अनूच्य ऐ. १, १७; ३, ४५; शां.
१५, १; १६, १; २; श. १, ३, १, ९;
६, ३, २७; २९; ३०; ४०; ७, २,
१२; ३, १०; २, ४, ४, ४; ६, १, १,
८; ८, ४, ४, १६; ९, ५, १, २२; ११,
४, १, १३; का. १, ३, ४, २; तैआ.
७, ११, १; जै. १२५; गो. १, ३, ९.
अनूच्य- -च्यः ऐ. २, १५; १८;
जै. १५९; -च्यम् ऐ. २, १७;
१९; -च्यानि ऐ. २, १७.
अन्वञ्च द्र.
अनूच्यमा(न→)ना- -सु श. १,
३, ५, ७.
अनु-वत्सर- -रः तै. १, ४, १०,
१; २; तां. १७, १३, १७; -रम्
तै. १, ४, १०, ३.
अनु-वत्सरी(ण→)णा- -म् तै.
१, ४, १०, ३.
अनु/वद्, अनुवदति शां. ९, ४; ८,
५; ९, ३; ५; १०, २; २१,
४; श. ३, २, ४, १६; १४, ८, २, ४;
तां. ९, ६, ५; ११, ६, ४; १२, १, ५;
७, ७; १३, १, ९; ७, ७; अनु-
वदन्ति शांआ. ५, २; अन्ववदत्
श. ११, ४, ३, ६; तां. ९, २, २२;
गो. १, १, ४; अन्ववदन् तां. ९,
१, ३६.
अनु-वदत्- -न्तम् ऐ. २, ४०.
अनु-वाद- -दः तां. १५, ५, १७.
अनु(द्य→)द्या तां. ९, ६, ५.
अनु-वर्त्मन्- -र्त्म श. ३, ३, ४, ५; ४,
४, १, ९; जैउ. १, १, २, ४; ७; जै.
११३; -र्त्मा ऐ. २, २२; -र्त्मानः
श. १३, २, २, ४; -र्त्मानम् ऐ. २,
२२; शां. १२, ५; श. २, ५, २,
३४; ९, ३, १, १६; ४, ३, ९; १२, ७,
३, १२; १३, २, १५; ष. १, ४;
-र्त्मानौ ऐ. ८, ४.

अनु-वषट्/कृ, अनुवषट्करोति ऐ.
 १, २, २; ३, ५; २९; ६, ३; ऐआ.
 ५, ३, ३; शां. १३, ५; १५, १; ३; ५;
 १६, १; २; ४; १८, ५; ६; २८, ७;
 श. २, ४, ४, २३; ४, ३, १, ८; ५;
 २०; २३; ४, १, ७; ८; १३, ५, २, २३;
 ३, ७; गो. २, २, १३; ३, १; १४;
 १५; अनुवषट्कुर्वन्ति शां. १३,
 ९; २८, १; ३; १०; ३०, १; १०;
 ११; श. ४, ३, १, २१; गो. २, ३,
 १६; ४, ४; १८; अनुवषट्कुर्यात् ऐ.
 २, २८; २९; गो. २, ३, ७;
 अनु-वषट्करवत् शां. १४, ५.
 अनु-वषट्क्रियन्ते श. ४, ३, ५, ७.
 अनु-वषट्-कार- -रः ऐर. २८; २९;
 ३, २९; ६, ३; शां. १३, ५; तैआ.
 २, १४, १; गो. २, ३, १६; ४, ४; १८.
 अनु-वषट्-कृत- -तः श. ४, ३, ५,
 २३; ४, १, ८; गो. २, ३, ८; -ताः
 श. ४, ३, १, २१; ५, ५; ७; -ते ऐ.
 ७, ३३; श. ४, ४, ३, ९; १४, २, २,
 १७; ३, १, ३०.
 अनु/१वस्, अनु-वासयन्ति तै. १,
 ६, ७, ३; अनु-अवासयन् तै. १,
 ६, ७, २.
 अनु/२वस्, अनुवस्ते शां. २५, १५.
 अनु-वसान- -नम् शां. २५, १५.
 अनु/वा, अनुवाति श. ५, १, ५, २०;
 ८, ७, ३, १२; अनुवाति श. ८, ७,
 ३, १२.
 अनु-वा, अन्वा-द्र.
 अनु-वि/कृ, अनुविकरति श. ३, ५,
 १, ३६; अनुविकरोति श. २, ३, ४,
 ८; का. १, ४, १, ६.
 अनु-वि/कृ, अनुविकिरति श. ३, ५,
 १, ३६.
 ?अनु-वि/क्रम, अनु-विक्रमते श. ६,
 ७, २, १३-१५; तै. १, १, ५, १०;
 अनु-विक्रमस्व श. ७, २, १३-१६.

अनु-वि/चर, अनु-विचरन्ति तै.
 २, ४, ६, ९.
 अनु-वि/चल, अनुविचलन्ति जैउ.
 ३, ५, २, ४.
 अनु-वि/क्षर, अनुव्यक्षरत् श. ६, १,
 २, २९; श. ७, ३, १, १६.
 अनु-वि/तन्, अनुवितन्ते श. १२,
 ४, १, २.
 अनु/१विद्, अनुवेद तै. २, ४, १, ५;
 तैआ. ६, १, १; अनु-वेद श.
 १२, ४, ४, ६, ७; अनुविदुः जैउ. ३,
 २, ५, १; अन्ववैत् तैआ. ४, ११, ७.
 अनु/२विद्, अनुविन्दते जै. १४२;
 अनुविन्दति श. १३, १, ४, २;
 तै. १, ५, ९, ४; ३, १२, २, ८;
 ४, ३-७; अनुविन्दति जै. ९९;
 अनु-विन्दति श. १३, ३, ८, ६;
 तै. ३, १२, २-९; ४, २-७; अनु-
 विन्दन्ति का. १, १, १, ३; अनु-
 विन्दन्ति श. १, ३, ३, ७; २, ६, ४,
 ९; १३, १, ४, २; का. १, ६, ४, ९;
 २, २, १, २०; तै. १, ५, ९, ४; २, ६,
 ४, ९; अनुविवेद श. १, ६, ४, २;
 अनुविविदुः का. २, २, १, २०; ३,
 ८; अनुवेत्स्यन्ति तै. १, ५, ९, ४;
 अनु-वेत्स्यसि तै. ३, १२, २, ३;
 ८; ४, २-६; अनुवेत्स्यामः श. ६,
 ३, १, २३; अनुविन्दाम जै. १४३;
 अन्वविन्दत् श. ५, ४, ३, २; ५, २;
 १३, १, १, ४; तै. ३, ७, ६, १३; ९,
 १३, १; १२, २, १; ४, १; तैआ.
 ३, ११, १; २; ६; जै. १८०; अन्व-
 विन्दत् श. ५, ४, ३, २; अनु-
 विन्दत् तै. ३, १२, २, २-८; ४,
 २-६; अन्वविन्दन् ऐ. १, २; ३, ९;
 जै. ८०; १४२; १४३; अन्व-
 विन्दन् श. १, २, ३, ७; ५, ९; १३,
 १, ४, १; तै. १, ३, १, १; २; ५, ९;
 २; २, ५, २, ४; ३, २, ९, ११; १२,

३, १; तैआ. २, ७, १; ३, ११; १२,
 १०, १०, ३; ६३, १; अन्वविन्दन्
 श. १, २, ५, १; का. २, २, ३, ९;
 अनुविन्दत् श. १४, ४, २, १८;
 अन्वविदाम श. ११, ४, ३, २०;
 अनुविदित्ससि तै. ३, १२, २, ८.
 अनु-वित्त- -त्तः श. १४, ७, २, ११;
 १२; १७; -त्तम् तै. १, २, १, ३.
 अनु-वित्त-यज्ञ- -ज्ञः ऐ. १, २.
 अनु-वित्ति- -त्तयः तै. ३, १२, २,
 ९; ४, ७; -त्तिः तै. ३, १२, २,
 ८; -त्यै शं. १३, १, ४, २; तै. ३,
 ३, ९, १०; १२, २, ८.
 अनु-विद्य श. १, ४, १; २, ३, १, ५,
 ११; ५, ४, ३, २; ६, ३, १, ३६; ३,
 ३, ९; ४, १, १; ८; का. २, २, ३, ९.
 अनुविद्वस्- -द्वान् श. १, ५, १,
 ६; तै. ३, ११, ५, १.
 अनु-वेत्- -त्ता जै. १४३.
 अनु-वेदित्- -ता शां. १२, ३.
 अनु/३विद्, अनुविद्यते, ऐ. १, १२;
 अनु-वि/द्विष्, अनुविपश्यति श. ६,
 ७, २, ४; अनुव्यपश्यन् तां. ९, १, १;
 अनु/विध्, अनुवेधति तैआ. १,
 २७, ४.
 अनु-विध- -धम् ऐआ. ३, २, ३,
 -धाः † ऐआ. २, ३, १.
 अनु-वि/धा, अनुविदधाति तां. १०,
 ५, १०.
 अनु-वि-धाय शांआ. ७, ४.
 ?अनु-वि/नश्, अनु-विनश्यति श.
 १४, ५, ४, १२; ७, ३, १३.
 अनु-वि/भज्, अनुविभजति शां. ४,
 अनु-वि/भा, अनु-विभाति तैआ. ५,
 ३, ७.
 अनु-वि/भू, अनुविभवति श. ७,
 ३, १, ४०; १०, ३, ५, १३; ५, २, १५;
 तैआ. ५, ११, ३; जैउ. ८, २, १०; ४,
 ४; अनुव्यभवन् तैआ. ५, ११, ३.

† 'अनुविधाम्' इति Kt. पठति 'अनुविधम्' इति चाप्यनुजानाति । तत्र प्रथमे कल्पे पदस्य अन्त्ये कं पदमीति विवेकम्यमस्ति ।

अनु-वि/मृञ्, अनुविमृष्टे श. ५,
४,२,४^१;५; अनुविमार्ष्टि श. ६,
४,१,८;७,४,१,९.
अनु-वि-मृज्य शांआ. ४,३;४.
अनु-वि/राज्, अनु...विराजति श.
६,७,२,४.
अनु-वि/खी, अनुखिलीयेत श. १४,
५,४,१२.
!अनु-वि/वा, अनु विवाति तै.२,३,
९,६; अनु विवाहितै.३,१०,४,२.
अनु-वि/ष्ठा(←स्था)अनु...वितस्थे
तै. ३,७,५,१३.
अनु-वि-ष्ठाप्य श. १,६,४,६.
अनु-वि-ष्ठित(त→)ता- -ता: सं.
२,८,४.
अनु-वि/ष्य(←स्य)न्द, अनुविष्य-
न्देत श. ११,७,४,३.
अनु-वि-सृत्य(√सृ) तै. ३,२,८,२.
अनु-वि/खंस, अनुविखंस्य श. २,
६,१,१५; का. १,६,१,११.
अनु-वी(वि/इ), अनुव्येति श. ८,
७,३,२; १०,३,५,१२; जै. ८९;
!अनुव्येति तै. १, ५, १०, ४;
अनुव्यायन् श. ८, ४, ३, १६^१;
अनुव्यैत् श. ६, १, १, १२.
अनु-वी- -वी जै. १७; ४६;
-वीभ्याम् जै. १७^१;
अनु-वीक्ष(वि/ईक्ष), अनुवीक्षते श.
६, ७, २, १६; अनुव्यैक्षत श. ६, २,
२, ६; अनुवीक्षव्य श. ७, ५, १, ८^१.
अनु-वीक्ष्य श. १४, ४, २, १.
अनु-वीक्ष्यमाण- -ण: श. ५, २, १,
१५^१.
अनुवीर्य(→)र्या- -म् ष. १, ४, १.
अनु/वृ, अनुवृरिष्ये जै. १, १६,
३, ५; अनुवृणीष्व जै. १, १६,
२, ७, ९; ११; ३, ७; अनुवृणीध्वम्
जै. १, १६, ३, १; २.
अनुवारायन्त ऐ. ५, १.
अनु/वृत्, अनुवर्तते श. ४, ५, १, ९;

७, ४, १, ५; ८, २, २, ७; ३, १४; ४,
२, २; ३, २; जै. १, १३, १, २; जै.
९०^१; अनुवर्तन्ते शां. १६, ४; ष. ३, १;
अनुवर्तस्व तै. ३, ७, १०, २; अन्व-
वर्तत तां. १२, ६, ८; अन्ववर्तत
श. ७, ४, १, ४; तै. १, ७, १, ७.
अनुवर्तयेत् शां. १०, २; १८, ३.
अनु-वर्तमान- -न: जै. ९०^१;
११५^१; १६८; -नम् जै. ९०.
अनु-वृत्- -त् तां. १, १०, ९; -ते
तां. १, १०, ९.
अनु-वृत्त- -त्त: शां. १०, २.
अनु-वृत्ति- -त्ति: जै. ८०.
अनु/वृध्, अनुवर्धते श. १०, २, ३;
६; अनु...वर्धसे श. ४, २, १, ८.
अनुवर्धयन्ति श. १०, २, ३, ६;
अनुवर्धयाम: श. १०, २, ३, ६;
अनुवर्धयति श. ७, ४, १, ३.
अनु-वेद्य(वि/अ-न्त- -म् श. ३, ५,
१, २९; ५, १, ५, ६.
!अनु/वेत्, अनु वेनति तैआ. ६,
५, ३.
अनु-वेनत्- -न् तै. १, ३, ५, २.
अनु-वेष्ट्य(√वेष्ट) जै. ६१.
अनुव्य(√वी)- -म् तां. १०, ३, २^१;
-म् इव श. १, २, ५, १.
अनु-व्य(वि/अ-व/गा (←इ),
अनुव्यवागु: श. ३, ४, २, २.
अनु-व्य(वि/अ-व/सृज्, अनु...
व्यवसृजति श. ४, ४, ४, ११.
अनु-व्य(वि/अ-वै(व/इ), अनुव्य-
वैति श. ३, ४, २, ३; अनुव्यवैयु:
श. ३, ४, २, १.
अनु-व्यश्(वि/अश्), अनुव्यश्नुते
श. १०, ३, ५, १२.
अनु-व्या(वि/अ) √ख्या, अनुव्या-
ख्यास्याम: ष. ४, ६.
अनुव्याख्याव- -नानि श. १४,
५, ४, १०; ६, १०, ६; ७, ३, ११.
अनु-व्या(वि/अ) √स्था, अनु

व्यास्थापयन्ति तै. १, ८, ३, १; ८,
५; तैआ. ५, ४, ७.
अनु-व्या(वि/अ) √ह, अनु...व्याहरति
ऐ. २, ३१; अनुव्याहरति तां. ६,
४, १०; अनुव्याजहार ऐ. ७, १८;
जै. ११५; १९७; तां. २४, १८, २;
अनुव्याजहार श. ३, ८, २, २४;
अनुव्याहरात् जै. ३४; अनुव्या-
हराम ष. १, ४; अनुव्याहरत् तां.
१७, ४, ३; अनु...व्याहरेत् ऐ.
२, ३१^१; अनुव्याहरेत् श. १, ४,
३, ११-२१; ६, १, १६-१८; २,
१, ४, १९-२२; ४, ५, २, १३-
१५; का. १, १, ४, १९-२२;
अनुव्याहार्षीत् जै. १५७.
अनु-व्याहरिष्यत्- -न्त: ष. १, ४.
अनु-व्याहार- -र: शांआ. ७, ३;
जै. १५१; -रा: ऐआ. ३, १, ४;
शांआ. ७, ९.
अनु-व्याहारिन्- -रीड्व् श. १,
६, १, १८; जै. १५१^१; -रिण:
श. ९, ५, २, ३.
अनु-व्याहृत्य श. १, ४, ३, २२.
अनु-व्यु(वि/उत्) च्/चर्, अनुव्यु-
च्चरन्ति श. ९, ४, ३, ६.
अनु-व्यूह् (वि/ऊह), अनुव्यूहति
श. ३, ५, १, ३३; अनुव्यूहन्ति तां.
६, १, ११.
अनु-व्र(त→)ता श. ३, ७, १, २२;
तै. ३, ३, ३, २; जै. १, १७,
२, ६.
अनु/व्रतय्, अनुव्रतयेत् तैआ. २,
८, १.
अनु/व्रदच्, अनुवृश्च शांआ. १२, ३.
अनु/व्रंस्, अनुव्रंसति ऐ. २, ३७;
३, ४^१; ४, ६; ५, २३; ८, १; ऐआ.
१, ५, २; शां. १४, ४; १६, ३^१;
७^१; ८; शांआ. २, ७; श. ४, २,
३, १२; १३; १४; ५, ३, ४^१; ११^१;
६, ९, १८; ५, १, ३, ४; १२; ८, १,

३,४; १०,१,१,६; तै. १, ४, ५,
२,३; ४; २,२, ६, ३; तां. ४, ९,
१३; ७,८,६; ९,१,३४; ७,४; ८;
८,१०; गो. २,३,२३^३; अनुशासति
श. १०, ४, १, १४; २०; अनु-
शासन्ति शां२७,४; ३०,२; तां६, ८,
११; गो. २,३,२३; ५,३; अनुशासेत्
शां. २६, ९^२; अन्वशांसीत् प. १, ४^३.
अनुशास्यते शां. २८, १०^३; जै.
६३^३; तां. ८, ८, ६; ७^३; गो. २, ६,
६; ७^३; अनुशास्यन्ते ऐआ. २, ३, ४.
अनु-शास्त्, स्ता- -स्तः ऐ. ३, ४;
१७^३; -स्तम् तां. ४, ९, १३; गो. २, ५,
३^३; -स्ताः ऐ. २, ३, ७^३; ३, ४, १७^३.
अनु/शास्, अनुशास्ति† गो. १,
३, १८.
अनु/शास्, अनुशास्ति तैआ. ७,
११, १; गो. १, ३, १८^३; अनुशासति
श. १४, ४, ३, २६; अनुशाशास
श. १४, ७, १, ३९; जै. १२५;
१५२; १६८; जैउ. ३, ६, २, ५;
अनुशासिष्यामि जैउ. ३, ६, १, ६;
अनु शाधि श. ११, ५, ५, ७; जै.
१२५^३; १६८^३; १८६; जैउ. १,
४, १, २; ४, ८, ४, ७; अनु शाधि
शां. १४, ६, ११, १; जै. १६८^३.
अनु शास्त श. १, ५, १, २६^३.
अनुशासानि गो. १, १, २१; अनु-
शिष्यात् जैउ. ४, १०, १, ३;
अनुशिष्याम् श. ११, ४, २, १९;
अनु अशिषः जै. १६८.
अनु-शासन- -नम् ऐ. ६, ३०; ७,
२२; शांआ. १३, १^३; श. १, ९,
३, १०; १४, ५, ५, १९; का. २,
१, १, ३; तैआ. ७, ११, ४; गो.
२, ६, ९; -नानि श. ११, ५, ६, ८^३.
अनु-शिष्ट- -ष्टः शां. १४, ९, १, १;
जै. ६; जैउ. ३, ६, २, ६; -ष्टम् श. १४,

४, ३, २६; -ष्टान् श. १४, ९, १, ५.
अनु-शिष्य श. १४, ४, ३, ३२; जैउ.
३, ९, २, ५.
अनु-शिष्य- -खौ तां. २५, १५, ३.
अनु-शिष्य- -शुः शां. १२, ७, २, ८; २१.
अनु/शी, अनुशोते तैआ. १०, १०, १.
अनु-शुष्य(√शुष्) श. १४, ४, ३, ३२.
अनु-शोषुक- -काः जै. १८४.
अनु/शु, अनुशुष्यन्ति ऐआ. २, १,
७; शांआ. ५, २; श. १, ६, १, ३.
अनु-श्रुत- -तम् श. १, ६, २, १;
९, १, २५; ३, १, ४, ४; २, २, ३; १२;
२९; ४, ३, १६.
अनु/षब्ज्, अनुषजति ऐआ. १, ५,
२^३; श. ७, ३, १, ३.
अनु-षक्त, क्ता- -क्तः शां. २, २, ३,
१०; ७, ३, १, ३; ६; का. १, २, ३,
८; -क्ता ऐआ. १, ५, २.
अनु-षज्य- -ज्यः तैआ. १, २६, ३
अनु/षि(←सि)च्, अनुषिञ्चतः श.
३, ८, २, ७; ९.
अनु/षू(←सू), अनुषुवति श. ५, ५,
४, १९; अनुषुवति श. ५, ५, ४, १९.
अनु/षु(←सु), अनुषुवन्ति तां.
७, ९, ३. अनु/स्तु, ङ.
अनु-ष्टुम्(←√स्तुम्)- -ष्टप् ऐ.
१, ६; ३८; ३, १३^३; १४; १५^३;
४७; ४८; ५, ४; ६, ३६^३; ऐआ. १,
१, १; २; ३; ३, ५; ८^३; ५, १; २, १, ६;
शां. ५, ६^३; ७, ९; १०, ५; ११, २; १४,
२^३; १५, २; ३; १६, ३; ४; २४, ४;
२६, १^३; २७, १^३; ३^३; ७; २८,
५; ३०, ९; शांआ. २, १५, १७;
श. १, ३, २, १६; ६, ३, २७; ७, ३,
१८; ३, १, ४, २; १६; २१; २३;
६, ३, १, ४३; ७, १, २, १६^३; १७^३;
१८^३; २१; २, ४, १४; २८; ८, १, २, ५;
२, ४, १५^३; ३, १, १२; ३, ६; ७, २, ६;

३, ८; २१; ९, २, ३, ४७; ५, १, ५३;
२, ८; १०, १, ३, १०^३; ३, १, १, ४;
११, ५, ४, १३; ९, ७; १२, ८, २, १९;
१३, ३, ३, १, ४, १, १५; १४, ८, १५,
८; तै. १, ५, १, २, ३; ५; ७, ५, ५^३;
१०, ४; ८, ८, २^३; ३; २, ६, १८, २;
३, ३, ९, १; १०, ३; ७, ६, २; तैआ.
३, ९, १; तां. १, ६, १; २; ४, ५, ७;
६, ७; ८, ९; ५, ७, १; ६, १, ११; ३;
११; १४; ८, ७, २; ३; ८, २६; १०;
९; १०; ९, ६, १०; १०, २, ४^३; ३,
१३^३; ५, ९; १२, ९, ९; १३, १६;
१५, ७, ५; ९, १५; १६, ११, १७;
१८, ५, २१; ६, १५; ८, ३^३; १६^३;
१८; ११, २; १९, १२, ८; २१, ४,
६; दै. ३, ७; प. १, ३; २, २; ३; जै.
१९; ८९^३; ९५^३; ९६^३; १००^३; १०२;
११५; ११८^३; १३३^३; १४६^३;
१६८^३; १६९; गो. १, ५, १५; २,
२, ९; ६, १६^३; -ष्टुप्त्तु शां. ३०, ३;
जै. ६३; तां. ९, ६, ९; १२, १३,
१५; २४, ११, ७; -ष्टुभिः ऐ. २,
३७; श. ७, २, ४, १४; -ष्टुभ्याम्
तै. ३, ३, ९, १; -ष्टुमः ऐ. २, ३५^३;
३७; ४, ३; ४^३; ५, ४; ६, ३२; ३६;
ऐआ. २, ३, ६; शां. १०, ५; १७, १^३;
२; ३^३; १८, ३; २२, ८; २५, १;
३; २७, ३; २८, ५; ७; शांआ. १,
२; श. ७, १, २, १९^३; २, ४, २८;
८, १, २, ५^३; ६, २, ३; ९; ९, २, ३,
४८; ५, २, ९; १०, ३, १, ४;
१२, ८, २, १९; १३, ३, ३, १; तै. १,
८, ८, २; तां. ६, ९, २५; ८, २६;
११, १०, ५; १२, ५, ६; १३,
२७; १३, ५, ४; ११, ६; १५, ७, २;
१२, ७; १८, ८, १४^३; २१; ४, ५, ६;
गो. २, ६, १३; -ष्टुमस् ऐ. ३,
१३; ४, १; ऐआ. १, ३, ३; ५, ५,

† हिंसास्थस्य शसेरनुपूर्वत्वं दीर्घत्वं शब्दुक्त्वञ्चानुमत्यैवैतदेवं प्रदर्शितम् । सा ज्ञानुमातिक्रियते २३, ३९;
प्रभृ० श्रुतिभिः प्रमाणिता भवति । पञ्चवदानप्रकरणञ्चैतदपेक्षामिव भवति । अथवा स्थादिद्व/सादिद्व रूपम् । न तु
कथमपि G.-कृतं 'अनुशानष्टि' इति संशोधनं सङ्गच्छत इति मतं भवति ॥

१;२,३,५;६;शां.९,२;११,२;१५,
२;१७,२;२२,९; २७,१;७;३०,
११; श. १, ६,३,२७;७,३,१९;
७, १,२, १९; ८, १, २, ५; ९,
५,२,८; ११, ५,४, १३; १४,८,
१५,८; तै. १,७,१०,४;२,६,१७,
२; ३,७,७,३; तां. ४, ८,९;६,१,
११;३,१३;१४; ७,४,२;८, ७,२;
१०,५,८; १२,१३,४;१५, ७, १;
२;९,१५;११,९;१७,१,१; २०,
२,३; ष. २,१; २; जै. ८; ५३;
९५;९९;१००;१६८; जैउ. १,
४,४,७; गो.२,४,१९; -ष्टुभा ऐ
३,१४; ४,६; ८,६; शां. ५,६;
१४, २; १५,२; १६,३; श. ३,
१,४, २;१६; २१;२३;२, १,२३;
४,२, ५, २०; ५, ३,५; ७,५,१,
३०; ८, ७, २, ६;३,८;२१;९,५,
१,५३; तै. २, ६,२०,२;३,३,२,
१;१०,३; तां. ९, १, १; २; जै.
१४;८८;९६; दै. २, ७; जैउ.३,
१,४,४; गो.२,६,११; -ष्टुभाऽइव
जै. १३३; -ष्टुभाम् ऐआ. २,३,
६; -ष्टुभि ऐ.१,२८; श.९,५,२,
३; तां. ८,१०,१;३;५;७; ९; ९,
५,९;११,५,१७; १२, १३, ११;
१२;१६,१०,९; १८, ५, २०; ६,
१५;११,२;१९,१२, ८; जै. ७६;
८९; ष. १,३; -ष्टुभे श.१, २,५,
१६; जै. ११८; तै. ३, ७,६, २;
-ष्टुभोः ऐ.१,५; -ष्टुभौ ऐ. १,
५;२,२६;४,३; शां. ७,९;२७,
२; श. १, ७, ३,१९; १३,४,१,
१५;२,१०; तां.१८,८,१७.
†अनुष्टुप्-कर्मिण- -म् श. ८,६,
२,३.
अनुष्टुप्-कार- -म् ऐआ.५,३,१.

अनुष्टुप्-छन्दस् - -न्दसः तां.४,
५,७; -न्दसा ष.२,१; -न्दाः जै. ८.
अनुष्टुप्-शिरस् - -राः तां. ९,१,
२; -रसम् तां.९,१,१.
अनुष्टुप्-शीर्षन् - -र्षाणः ऐआ.१,
१,१.
अनुष्टुप्-सम्पद् - -दम् श.७, १,
२,१५.
अनुष्टुप्-सम्पन्न- -न्नः ज्ञ. १३,
५,४,९; -न्नम् ऐआ. २, ३, ६,
शांआ. २,१७.
अनुष्टुप्-सहस्र- -म् ऐआ.२,३,५.
अनुष्टुप्वा(-पुऽआ-)यतन- -नानि
ऐआ.१,१,२.
अनुष्टुब्-भा(ग→)गा- -म् ष. २,२.
अनु/ष्ठा (←स्था), अनुतिष्ठते श.
३, ९, ३, १५; गो. १, २, ४;
अनु...स्थाय्ये श.५,५,५,२; अनु...
तिष्ठस्व श. ५,५,५,२; अनुतिष्ठ
जैउ. ३, २, ३, ८; अन्वतिष्ठत्
तां. ८, ८, ६; ७; जै. १४८;
अन्वतिष्ठत् श.५,५,५,७.
अनु-ष्ठाद्य गो. १, २, ४.
‡अनु-ष्ठ्या ऐ. १,८; २,६; ४०;
श. १,४,२,१७;५,१,६;१४;२६;
२,१,२,१२;२, ४,१७;४, ४,२१;
२२;३, २,२,५;९; १२,४, १,७;
का. १,१,२, ८;२,४, १३; ३,४,
१२; तै. ३,६, ६,३; जै. १८४;
जैउ. २,५,३,६;३,६,५,४.
अनु-व्यन्द (√स्यन्द) - -म् श. ५,
४,३,२४.
‡अनुष्व तैआ. २,६,१.
अनु-व्वध- -म् तैआ. १०,१०.२.
?अनु-सं/रम्, अनु संरभेथाम्
तैआ.२,६,२.
?अनु-सं/वह्, अनु...समवहत् तै.

१,१,३,७.
?अनु-सं/वा, अनु संवाति तै.२,३,
९,६; जैउ.१,१,२,५; अनुसंवाहि
तै. ३,१०,४,२.
?अनु-सं/विर्षा, अनु संविशति तै.
१,५,१०,७.
अनु-सं/सृप्, अनु संसर्पति श. ५,
४,५,६-१२; १८; अनुसंसर्प श.
७,५,१,९; अनुसमसर्पत् श. ५,
४,५,२,३; ६-१२. अनुसमसर्पत्
श. ५,४,५,३.
अनु-सं/स्था, अनुसन्तिष्ठते शां.
१०,३;१६,९; श. ३,७,२,६; तां.
४,२,१०;११;‡अनु...सन्तिष्ठते
श. ३, ८,५,११; अनुसन्तिष्ठतै
श. १,९,२, २५; २,६,१,४१;२,
१५;४,४,२,८; का. १,६,२,७;२,
२,१,१९; ‡अनु...सन्तिष्ठतै ऐ.
८,९; ष. ३,१.
अनु-सं/सृष्ट, अनु संसृष्टयन्ति श.
१,८,२,२.
अनु-सं-सृष्ट्य(√सृष्ट) जै. १००.
अनु-सं/स्यन्द, अनुसंसनिष्यदत्
श. ५,१,५,१९.
अनु-सं-हितम्, अनु-सं/धा द्व.
अनु-सं/ख्या, अनुसंख्यापयति श.३,
९,३,३०;४, २,५,५.
अनु-सं/गम्, अनुसंजिगामिषति ऐ.
२,३६.
अनु-सच्, अनुसचन्ते श. ३, २, १,
४०; अनु...सचताम् श. ७, ५,
१, ८; अन्वसचन्त जैउ. ३, ७,
१,३; तां. ८,९,५;१२,६,१२; जै.
६९; अनुसचेत श. ७,५,१,८.
अनु-सं/चर्, अनुसञ्चरति ऐ. १,७,
६,८;८,११; श. १,३,२,३;२,३,
२,३; ३,८, ४,३;५; ८,१,४, २;

† अनुष्टुप्-कर्मिण इति MW. इत्यस्योभयपदस्वरमुद्रणं चिन्त्यम् । ‡ 'अनुष्टु' इत्यस्य ह्याजन्तं कि.वि. अनुसन्धयेम् । तु०ऋ० १,९५,३;४,४,१५ ॥ § स्याद् 'वतुष्व' इत्यस्य स्थाने लेखकप्रमादजोऽपपाठः । भाष्यन्तु कल्पनाडम्बरमरं विद्वन्मनोविनोदमात्रम् । √ वच, द्व. । ¶ अन्येषामभिप्रायेण प्रदर्शितेषा द्व्युपसृष्टिर्नास्माकमाभिमता । 'अनु' इति कर्मश्रवचनीयपदं पृथक्स्वरं च लक्षणाद्यर्थसंगतं च । अतस्तदेव सुपपन्नमिव भवति ।

७,३,२१^३; १२,७,३,२२; १४,२,
२,२२; ७,१,१८^३; अनुसञ्चरति श.
४,१,१,२७; अनुसञ्चरति श. ७,
१,२,२१; ४,१,२०; तां. ३,११,
४; २१,२,८^३; जै. ११७; २०९;
जैड. १,८,१,६; ३,५,९,२; गो.
२,५,१४; †अनुसञ्चरति श. १,३,
२,३; तै. १,५, १२,६; तैआ. २,
१५,१; अनु...सञ्चरति श. १,३,
२,३; ५; ४, २,१,९; अनु...सं...
चरतः तै. २,८,९,२; अनुसञ्चरन्ति
शा. ३, ८, ४, ३; १२, २, २, ४; तै.
३, १, १, ६; तैआ. २, ६, २; †अनु
सञ्चरणि तै. १, ५, १२, ६; †अनु
समचरत् तै. १, १, ३, ३, ५, १२,
६; जै. २००; २०९; †अनु सञ्चरेत्
शा. १४, ७, २, १६; जै. ११७;
†अनुसञ्चरेम तै. ३, ७, ९, ९; तैआ.
२, ६, १; १०, १, १६.
अनु-सञ्चर- -रम् शां. २७, ६;
-रान् तै. ३, ७, ४, ९.
अनु-सं/तन्, अनुसन्तनोति श. ३,
५, २, २; १२, ४, १, ५; का. १, ४, १,
३०; गो. २, २, १, ३^३; †अनु सन्तनोति
तै. १, ४, ४, १०; †अनु सन्तनोमि
तै. ३, ७, ४, १७; अनु सन्तनमः श.
१२, ४, १, ४; अनुसन्तनवत् श. २,
३, ४, ४१; ५, ४, २, ८; अनुसन्तनोतु
का. १, ४, १, ३०; अनुसन्तनुत
जैड. ४, २, १, ४-१०; अनुसमत-
नुताम् श. ३, ६, २, १३; ४, ३,
१, २.
अनु-सन्तनवत्- -न्वन् शां. ३, ७.
अनु-सं/तु अनुसन्तरन्ति† गो. २,
५, १२.
अनु-सं/दृश्, अनुसम्पश्य तैआ. ६,
१, १.
अनु-सं/द्भु, अनुसम्भवन्ति जैड. १,
८, १, ४.

अनु-सन्दुत्य जै. २०५.
अनु-सं/धा, अनुसन्दधाति तां. २,
९, ४.
अनु-संहित- -म् ऐआ. ३, २, ६^३;
शांआ. ८, ११^३.
†अनु-सम्/अन् † अनुसमनन्ति ऐ.
४, ३०;
अनु-सम्/१अश्, अनुसमश्नुते श.
४, ३, १, २; अनुसमश्नुवाते शां.
३०, १.
अनु-सम्/२अस्, अनुसमस्यति श १,
८, ३, १८; २२; २, ६, १, ४७; ३, ८,
३, ३७; का. १, ६, १, ३०; अनुसम-
स्यन्ति श. २, ६, १, ४८; का. १,
६, १, ३०.
अनु-समारभ्य(म्ऽआ/रभ्) तै. ३,
३, ७, ८.
†अनु-सम्-आ/ह् † अनु समारो-
हति तै. २, १, २, १०.
†अनु-सम्-आ/वह्, अनुसमावहेत्
ष. १, ४.
अनु-सम्-आ/ह्, अनुसमाहर गो.
२, ३, १४; अनुसमाहरतम् गो. २,
३, १३; १५; अनुसमाहरताम् गो.
२, ३, १३^३; १४^३; १५^३.
अनु सम्/ह्, अनुसमेति शां. ९, ६;
तै! १, ५, १०, ७^३; अनुसंयन्ति तै.
३, १, १, ७; अनुसमिमः ऐ. २, ३१;
अनु-समीयात् ऐ. २, ३१, शां.
९, ६.
अनु-समीक्ष्य(-म्/ईक्ष्) श. १२, ६,
१, २.
अनु-सम्/पद्, अनुसम्पादयथ
जै. ६.
अनु-सम्-प्र/आप्, अनु...संप्राप्तुयात्
जैड. ३, ६, ५, २; ३.
अनु-सम्/भू, अनुसम्भवति श. १२,
९, १, १७; जैड. ३, २, ४, ३; ५; ७;
५, ६; ७; ९.

†अनु-सम्/ष्टु, अनु संभर तै. १, ४,
४, १०.
अनु-सवन- -नम् ऐ. २, २३^३; २४;
शां. १३, ३; २८, २; तै. २, २, ८,
३^३; ३, १२, ५, १०; ११; तां. ३, ११,
४; १८, ४, ४; सा. १, २, ५; ४, २;
जै. १३९^३; -ने सा. १, ४, ६.
अनु/स्र, अनुसस्रुः जैड. ३, २, ५, २.
अनु-सरण- -णाय जै. १८६.
अनु-सरिष्य(त्→)न्ती जै. १८६.
अनु/सृज्, अनुसृजति शां १३, ६;
शा. ४, १, १, १७; अनुसृजानि शां.
१३, ६; अनुसृजेयुः तां. ४, ३, ६; ५,
७, ५.
‡अन्वसृज्यत शां. २०, २; ४; तां.
६, १, ६; ८; १०; ११^३; ७, ८, ९;
१०^३; ११; १२; १३; १४; जै. ३६^३;
जैड. १, ४, ४, १; २, १, १, ४; ७; १०;
१३; १६; १९; ४, १, ५; ८; ११; १४;
१७^३; अन्वसृज्येताम् तां १०, २, ६;
‡ अन्वसृज्यन्त ऐ. २, ३३; शा. ६, १,
२, १०; तै. २, १, २, १; ३, १०, १; जै.
१०६; ‡अन्वसृज्यन्त तै. २, २, ३, १;
‡अनु...असृज्यन्त जै १०४^३; १०६^३;
अनु-सृज्य शा. ३, ६, ३, १९; ९, ३, ७;
४, ४, ५, २१.
अनु-सृष्ट- -ष्टः गो. २, १, १६;
-ष्टःऽइव गो. २, १, १६; -ष्टम् गो.
१, ५, २३; -ष्टस्य तां. ५, १०, ३.
अनु-स्तब्धः † (√स्तम्भ्)- -म् शां.
२४, ४.
अनु-स्तर(ण→)णी(√स्तृ)- -णी ऐ.
३, ३२. तां. २१, १, ७; ष. १, ७. जै.
१४९^३; -णीम् ऐ. ३, ३२; तां. २१,
१, ८; ष. १, ७.
अनु/स्तु, अनुस्तौति शां. ३, ७, ९,
२^३; ३; ६; अन्वस्तौत् दै. ३, ८.
अनु/स्तु, अनुस्तृणाति गो. १,
३, ९.

† केषुचिदस्तलेषु 'अनुसंवरन्तीत्युपलभ्यते । ‡ अन्येषामभिप्रायेण प्रदर्शितेषां द्वेषुपसृष्टिर्नान्यैः कर्मभिमता ।
'अनु' इति कर्मप्रवचनीयपदं पृथक्स्वरं च । † 'अनु-ष्टब्ध-' इति MW. पाठः ।

अनु-स्तोभन (√स्तुभ्)-नात् दै. ३,
७; अनुष्टुम्-द्र.
अनु√स्मृ, अनुस्मरेयुः श. १३, ८,
१, २; अनु...स्मरेयुः श. १३, ८,
१, २.
अनु-स्मृत्य जै. १००.
अनु√स्र, अनु...स्रवति जै. ६२.
अनु-स्वर(→त्)न्ती(√स्व)- न्त्यः
जै. ४, ८, ४, २.
अनु-हाय(√रहा) ऐ. ३, ३१; ५, ११;
श. ३, ३, २, ८; ४, १, १७; ८, १, ८;
तां. ४, १, ४; ष. ३, १०.
अनु√हु, अनुहूयते श. ४, २, १, २६;
अनु हूयते श. ६, २, १, २६.
अनु√ह, अनुहरन्ति जै. ४, ११,
३, ५.
अनु-हरत्-रत् जै. ४, ११, ३,
५; ६; ७; -रन्तम् जै. ४, ११,
३, ८.
अनु-हरन्ती-न्तीम् जै. ४, ११,
३, ४.
अनु√ह्वे अन्वह्वयन् तां. ८, ५, ११†;
जै. २१०; अन्वह्वयन्त जै. २११.
अनुक(नु/अञ्च्)-कम् ऐ. ७,
१; शां. २, ६; श. ३, ८, ३, २९;
८, ६, २, ३; १०, ३, २, ३; ११, २, ६,
३; ५, २, ३; १२, ३, ४, १४; ३, १,
७; गो. १, ३, १८; ५, ३; -कस्य
शां. २, ६; श. ३, ८, ३, २७;
२९.
अनुक्य, कया(-क+यत्)-क्यः श.
३, ८, ३, ११; -क्यया श. ८, ७, ३,
४; -क्याः तै. आ. ६, ४, १; -क्यायाः
श. ८, ७, २, १२; -क्यायै श. ८,
७, ३, ४.
अनु(←नु)-काश्च-शः श. १३, ८, १,
१२; -शम् श. १३, २, ३, १६;
-शेन ऐ. २, २५.
अनुक-अनु√वच् द्र.

अनुचान-, अनुच्य-, अनु√वच् द्र.
अनुची-, अनुचीन-, अनुच्य-,
अन्वच् द्र.
अनुच्छी (-नुउत्/त्री) अनूदश्रयत
जै. १, १७, ३, २.
‡अनुज्जावरी-वर्षः तै. आ. ५, १०, ६.
?अनूजि(-नुउत्/जि)ऽ, अनूजेषम्
श. १, ८, ३, १; ३; अनूजयतु श.
१, ८, ३, २; ४.
अनूकम्(-नुउत्/कम्), अनूकाम-
मति श. १४, ७, २, ३; अनूकाम-
मन्ति श. १४, ७, २, ३; अनू-
काम श. १, ७, ३, ३.
अनूकामत्-न्तम् श. १४, ७,
२, ३.
अनुखाय(-नुउत्/खन्), जै. ८८.
अनुथा(-नुउत्/स्था), अनुत्तिष्ठति
ऐ. १, २२; शां. १२, ५; श. ३,
३, १४; अनुत्तिष्ठन्ते शां. २६,
१; अनुत्तिष्ठन्ति श. ३, ६, ४,
१५; तां. ५, ९, १४; अनुत्तस्थौ जै.
११५; १८६; जै. ३, २, ३, ८;
अनुत्तिष्ठान् श. ३, ६, ४, १५;
अनुत्तिष्ठ जै. ३, २, ३, ८; अनु-
त्तिष्ठेत् शां. १२, ५; जै. १३;
अनु...उदस्थाम् श. ३, ३, ३, १४.
अनूदतिष्ठासत् जै. ३, २, ३, ७.
अनूत्थात्-ता जै. ३, २, ३, ७.
अनूत्थाय तै. १, ६, १, २.
अनूत्थेय-यः शां. १२, ५.
अनूत्पत्(-नुउत्/पत्), अनूत्पपात्
श. ११, ५, १, ४; अनूदपतताम्
जै. ८४; अनूत्पतेय जै. ५४;
अनूत्पतेव जै. ८४.
अनूत्पा(-नुउत्/पा), अनूत्पिबन्ते
श. ३, ७, १, ३२; †अनूत्पिपते तै.
३, २, ९, १०; अनूत्पास्यन्ते श.
३, ७, १, ३०; अनूदपिबन्त श.
३, ७, १, २९; ३१.

अनु(-नुउत्)-स्सारम् इव (√सृ+
णमुल्) ऐ. ३, ४५.
अनूत्सृज्(-नुउत्/सृज्), अनूत्सृजति
तै. आ. २, १५, १; अनूत्सृजामहे जै.
१६४.
अनूदन्(-नुउत्/अन्), अनूदनिति
जै. २४.
अनूदस्(-नुउत्/अस्), अनूद-
स्रन्ति श. ५, २, १, १६; १७.
अनूदि(-नुउत्/इ), अनूदेति † तै.
१, १, ५, ५; अनूदेति श. ६, ७, २,
४; अनूद्यन्ति श. ७, ५, २, ३०;
अनूदायन् ऐ. २, १९; अनूदियात्
ष. २, ६; अनूदियासम् मं. २, ५,
१५.
अनूदे(-नुउत्/आ/इ), अनूदेति श.
३, ५, २, २; १४, ५, १, ११;
अनूदायन्ति श. ३, ५, २, ३; अनू-
देहि श. ३, ५, २, २; ९, २, ३, १; अनू-
देयात् श. ३, ५, २, ३; अनूदेयुः
जै. २०३.
अनूदंह(-नुउत्/हं), अनूदंहेयुः श.
११, ७, २, ६.
?अनूद्धा(-नुउत्/द्वा)ऽ, अनूद्धिहीते
तै. १, ७, १, २.
अनूद्य, अनु√वच् द्र.
अनूद्वस्(-नुउत्/वस्), अनूद्व-
सयति तै. आ. ५, १०, ४.
अनूद्वस-सः तै. आ. ५, ९, ११.
अनूद्धा(-नुउत्/वा), अनूद्धाति श.
१०, ३, ३, ८; अनूद्धाति श. १०,
३, ३, ८.
अनूद्धी(-नुउत्/नी)ऽ, अनूद्धयन्ते तै.
१, ४, ५, २, ४; अनूद्धय श. ४, ४,
२, १७.
अनु(-नुउत्)प-पस्य आ. १, १०.
अनूपदस्(-नुउत्/दस्) अनूपदस्यति
तां. ९, ९, १, ५.
अनूपधा(-नुउत्/धा), अनूपदधाति

† 'अन्वद्वयम्' इति मुपा. चिन्त्यः ॥ ‡ भा. 'अनूज्जावरी' इति पपाठः । 'अनूजावरी' इति BW. पाठः ॥ † सौवर-
विरोधादियं द्वयुपसृष्टिः सुत्यजा भवति । 'अनु' इति प्रथक्स्वरं कर्मप्रवचनीयमेव वाम् ।

शा. ८, २, २, ४; ३, २, ५; ८; ७, २, ५;
अनूपदधाति शा. ७, ४, २, १९; ८,
४, ४, ३; अनूपदध्यात् शा. ६, २,
२, २८; ७, ४, २, १९; ८, ४, ४, ९;
७, २, ५; अनूपदधामहै शा. ८, २,
२, ३; अनूपदधत् शा. ८, २, २, ३;
अनूपदधत् शा. ८, २, २, ३.
अनूप-हित- -ता: शा. ६, २, २,
२९.
अनूप-विश्य(-नुऽउप/विश्), शा. ७,
४, १, २.
अनूपसद्(-नुऽउप/सद्), अनु...
उपसीदतम् ऐ. १, २, २.
अनूपस्था(-नुऽउप/स्था), अनूपति-
ष्ठते जैठ. १, १५, १, ३; २, १, २; ६,
७; ३, १, २; ६; अनूपतिष्ठन्ते ऐ. ३,
७; ऐआ. १, ५, १; शा. १०, ५, ४, ५;
जैठ. १, १५, १, ४; ५; २, ३, ४; ५; ३,
३; ४; ५; गो. २, ३, ३.
अनूपे(-नुऽउप/इ), अनूपेयुः गो. २,
६, ७.
अनू(←नु)-बन्ध्य, न्ध्या- -न्ध्यः ऐ.
२, २, ४; तैआ. १, ११, ४; -न्ध्यया
ऐ. ८, ५; गो. १, ४, ८; -न्ध्यस्य शां.
१९, ६; ७; शा. ९, ५, १, ३४; -न्ध्या
शां. ४, ४; १८, ११; १२; शा. १३,
५, ४, २५; ६, २, १६; तै. ३, ९, ९,
३; तां. १७, १३, २; १०; १३; १६;
-न्ध्याम् शां. ४, ४; शा. २, ४, ४,
१४; ४, ५, १, ५; का. १, ३, ४, ८,
गो. १, ४, ७; -न्ध्यायाम् जै.
१३९; -न्ध्यायै ऐ. ७, २१; २२;
२४; शा. ३, ८, ५, ११.
अनू(←नु)-याज- -जा: तै. १, ६, ३,
३; ६; ३; ७, १०, ४; -जानाम्
तै. १, ८, ६, ३; ३, ७, ६, ८; -जेभ्यः
तै. ३, ३, ७, २.
अनू(←नु)-राध- -धा: तै. १, ५, १,
३; २, २; ७; ८; -धान् तै. ३, १, २, १;
-धासः तै. ३, १, २, १; -धेभ्यः तै.

३, १, ५, १.
अनू(←नु)-रुध्- -धम् तै. ३, ४, ४, १.
अन्व(-नुऽअ)-क्षर- -म् स. २.
अन्व(-नुऽअ)-ह्ना- -म् शा. ४, ५, ६,
४; १०, २, ६, १५; १४, १, १, १२.
अन्वञ्च्(-नु/अञ्च्)- -नूचः तै.
२, १, ३, ६; -न्वक् तै. ३, २, २, ५;
-न्वङ् शा. ५, १, ५, १३; का. १,
३, ३, १६; जैठ. १, ८, ३, ४; -न्वञ्चः
ऐ. ७, १८; शां. २, ५; शा. ४, ३,
१, ९; ८, १, ३, १०; १२, २, २, ११;
तै. १, ६, ८, ९; गो. १, ४, २३;
-न्वञ्चम् ऐआ. १, २, ४; शा. १२,
४, ४, ७; -न्वञ्चि शां. १९, ५; ७;
जैठ. १, ८, ३, ४; -न्वञ्चौ तै. १,
३, १, ३. अनूक-, अनूक्य-, द्र.
अनूची- -ची ऐ. ३, ३७; शा. १, ९, ३,
१, ४, ३, ४, ६; ५, ३, १, ८; तै. १, ७,
६, ८; २, १, ३, ६; जै १५७; -चीः
ऐ. ३, ३७; शा. ८, १, ३, १०; ७,
२, १०; -चीम् ऐ. ३, ३७; ऐआ.
१, २, ४; -च्यः शा. १, ३, १, ९; ४,
५, ५, ४.
अनूचीन-गर्भ- -र्भः शा. ५, ३,
१, ८.
अनूचीन-त्व- -त्वाय तै. २, १,
३, ६.
अनूचीनाह(-नुऽअहन्)- -म् शा.
२, ४, ४, ६; ५, ३, १; ५, २, ५, १३.
अनूच्य- -च्यानि ऐ. ८, ५; शा. ६,
७, १, १५; २८; जै. ११७; -च्ये
ऐ. ८, १२; १७; शांआ. ३, ५.
अन्वञ्ज्(-नु/अञ्ज्), अन्वनक्ति शा.
१२, ५, २, ५.
अन्वञ्ज् शा. २, १, ४, ५; ११, ५, १,
१४.
अन्व(-नुऽअ)- ति/वि(←सि)-च्,
अन्वतिषिञ्चेत् तै. १, ४, ३, ६;
अन्वती(-नु-अति/इ), अन्वत्येति
शा. ४, ६, ९, १३.

अन्वत्या(-नुऽअति-आ-)/वृत्, अन्व-
त्यावर्तयेत् तै. १, ४, ३, ६.
अन्व(-नुऽअ)-धि/रुह्, अन्वधिरो-
हतः ऐआ. १, २, ४.
अन्व(-नुऽअ)-प/क्रम्, अनु...अप
क्रामन्ति तै. १, ४, ४, ८.
अन्वभ्यवे(-नुऽअभिऽअव/इ), अन्व-
भ्यवेयाय जै. १९८; अन्वभ्यवेयुः
जै. १९९; अन्वभ्यवेस्यावः जै.
६३; अन्वभ्यवेताम् जै. ६३;
अन्वभ्यवाचयन् जै. ४६; ६३.
अन्वय(-नु/इ)- -म् तैआ. ८, २, १;
३, १; ४, १; ५, १.
अन्वर्ज्(-नु/अर्ज्), अन्वर्जति शा.
३, ७, २, ४.
अन्वर्थ-वाचिन्- -ची गो. १, १, २६.
अन्वव(-नु/अव्), अनु...अवत् ऐआ.
५, १, १; तै. २, ७, ८, २; १६, २;
अनु...अवताम् ऐआ. ५, ५, १;
अनु...अवन्तु तै. २, ७, ८, ३;
अनु...अवतम् तै. २, ७, ८, ३;
अनु...आवीत् ऐआ. ५, १, १; तै.
२, ७, ८, २.
अन्व(-नुऽअ)- व/क्रम्, अन्वव-
क्रामति शा. १४, ७, २, १; ३.
अन्व(-नुऽअ)-व/गा, अन्ववागात्
शा. २, ६, १, १५.
अन्व(-नुऽअ)-व/चर्, अन्ववचरन्ति
शा. ४, ३, २, ६.
अन्व(-नुऽअ)-व/दृश्, अन्ववा-
पश्यन् जै. १४३.
अन्व(-नुऽअ)-व/धा, अन्ववद-
धाति शा. ६, ५, १, ३; अन्ववद-
धाम जै. १४.
अन्व(-नुऽअ)-व/नी, अन्ववनयन्ति
गो. २, २, ८; ५, ५.
अन्व(-नुऽअ)-व/शा, अन्ववशतोः
शां. १०, ३; १७, ९.
अन्व(-नु-अ)-व/यञ्, अन्ववयजेत्
गो. २, ३, १९.

अन्व(-नुऽअ-)व/या, अन्ववययुः † ऐ. ६, १४.	अन्ववे(-नुऽअव/ह), अन्ववैति श. ९, १, १, ३३; तैआ. ५, १, ४; अन्व- वैति का. १, ६, १, ११; २७; अन्व- वयन्ति ऐ. ६, १४; श. ३, ३, ४, १५; ५, ३, १५; १२, ८, १, १८; अन्ववे- ष्यावः † ऐ. ४, ५; अन्ववैष्यावः तां. ८, ८, ६; ७; अन्ववैष्यामहै गो. २, ५, १; अन्ववायानि श. १४, ४, १, ११; अन्ववायाम् श. ७, २, १, १३; अन्ववैत् तैआ. ४, १, ७; अन्ववायन् ऐ. २, ३१; ३, ४५ ^५ ; ४, ५ ^३ ; श. ३, ५, ३, १५; गो. २, ३, ८; ५, १ ^३ ; अन्ववेयुः श. ६, ३, १, ५. अन्ववेत्य श. ११, ५, ५, ८.	अन्वा(-नुऽआ)गम्, अनु...आगच्छन्ति ऐ. ५, १; अन्वाजगाम श. ११, ६, २, ५; जै. १७६; अन्वाजगमुः श. १, ६, ३, १८; अन्वाजगमुः का. २, ४, ३, ५; ३, ६, २, १७; १२, ९, ३, ९; का. १, ३, २, ६; अन्वाग- मिष्यति जै. १४; अन्वागच्छात् जै. १४; अन्वागच्छान् जै. १६८; अन्वागच्छत् ऐ. ७, १९; अन्वा- गच्छताम् ऐ. ४, ८ ^३ ; अन्वागच्छन् ऐ. ३, ४५ ^३ . अन्वाजिर्गांसन् श. ११, २, ७, २६. अन्वा-गत- -तस्य तैआ. ५, १, २. अन्वा-गत्य श. ३, २, ४, ४; ५, १, १६; ६, २, १७. अन्वा-गन्तु- -न्ता श. ९, ५, १, ४६. अन्वा-गम- -मात् जै. ३, ४, ५, २; जै. १६८. अन्वा(-नुऽआ)ग/गा, अन्वागात् गो. १, २, ७. अन्वा(-नुऽआ)चक्ष्, अन्वाचक्षते श. २, ४, ४, २; का. १, ३, ४, १. अन्वा(-नुऽआ)तन्, ?अन्वाततान तै. १, ४, ४, १०; अन्वातनोत् तां. २०, १४, ५; अन्वावांसीत् श. ८, ६, ३, २, २. अन्वा(-नुऽआ)तप्, अनु... आतपति जै. ११७; अनु...आतप जै. ११७. अन्वाति(-नु-आ-अति)रिच, अन्वा- तिरेचयति तैआ. २, १६, १. अन्वा(-नुऽआ)दा, अन्वा... दास्ये श. २, १, २, १६. अन्वा(-नुऽआ)दीधी अन्वादी- ध्याथाम् तै. ३, ७, १३, ४; तैआ. ४, २०, ३. अन्वा(नुऽआ)धा, अन्वादधुः जै. १४.
अन्व(-नुऽअ-)व/रुह, अन्ववरोहति श. ९, ५, १, ६८.	अन्ववेक्ष्य(-नुऽअव/ईक्ष्) श. ३, ८, २, २५. अन्वश् (-नु/१अश्), अन्वश्नुते शां. ८, ९; अन्वश्नुवन्ति तै. २, ८, ३, २; अनु...अष्ट तैआ. १, ७, ६; जै. ३, १०, २, १. अन्वस्(-नु/१अस्), अनु स्मः श. २, २, ४, ११; जै. ४, ८, ३, १; अनु स्मसि ऐ. ४, ५७; अन्वसत् श. २, २, ४, ११. अन्वस्य (-नु/२अस्) ऐ. ८, ११ ^३ . अन्व(स्त→)स्ता श. ३, २, १, १३. अन्व(-नुऽअहन्)ह- -म् शां. २४, ५; २५, ११; २६, ९ ^३ ; १७; श. १०, २, ५, १३; १३, १, ७, १ ^३ ; का. १, ३, ४, ४; ५, २, १; तै. १, ७, ३, २; ३, ८, १०, २ ^३ ; तां. २०, १४, ४; जै. १७०; गो. १, ५, २. अन्वा(-नु/वा) -न्वा † तां. १, ९, ८. अन्वा(-नुऽआ)कृ, अन्वाकरोत् ऐ. ५, ७; शां. १८, १. अन्वा(-नुऽआ)ख्यान्(√ख्या)- -न्ने श. ६, ५, २, २२; ११, १, ६, ९. अन्वा-ख्याय तां. १८, ९, ४.	
अन्व(-नुऽअ-)व/लुप, अन्ववलुपयते तां. ६, ३, १२. अन्वव-लुसि- -म् तां. ६, ३, १२. अन्वव/सृज्, अन्ववसृजतात् ऐ. २, ६; तै. ३, ६, ६, २. अन्वव-त्क्षयत्- -न् जै. ९९; जै. ३. १, ४, ४, २. अन्व(-नुऽअ-)व/सृप्, अन्वव- सर्पोसि श. १, ८, १, ६; अन्ववस- सर्प श. १, ८, १, ६. अन्व(-नुऽअ-)व/सो, अन्ववस्यन्ते शांआ. ६, २०; अन्ववस्यति तै. १, ४, १०, २; अन्ववस्यन्ति श. ६, ७, ३, ५; अन्ववस्येत् तै. १, ४, ४, ७. अन्वव-स्यत्- -स्यन्तः तां. ११, ५, २० ^३ . अन्वव-सायिन्- -म् श. ११, ४, २, १३. अन्व(-नुऽअ-)व/स्था, अन्ववति- ष्ठति श. ५, ४, ३, २२; २३; अन्व- वतिष्ठत् श. ५, ४, ३, २३; अन्व- वतिष्ठेत् श. ५, ४, ३, २३; अन्व- वास्थात् श. ५, ४, ३, २३ ^३ . अन्व(-नुऽअ-)व/स्र्, अन्ववस्राव- यति श. १२, ८, ३, १७; तै. १, ३, ८, ३. अन्व(-नुऽअ-)व/हन्, अन्ववहन्ति श. ३, ३, ४, १६. अन्व(-नुऽअ-)व/ह, अन्ववहरन्ति तैआ. ५, ९, ३. अन्ववार्ज्(नुऽअव/अर्ज्), अन्ववा- र्जति श. २, ६, २, १७; अन्ववार्जत् ऐआ. २, ४, २.		

† मुपा. हीनैक्यकारश्चिन्त्यः । † एत्येवतीति (पा. ६, १, ८९) वृद्धयभावश्छान्दसः ऋ. १ † तैसं(४, ४, १, १), कासं. (१७, ७), Bc. इत्येतेषु 'अनु-वा' इति पाठः । गो. (२, २, १३) इत्यत्र 'प्रावः' इति पाठस्तत्र च टिप्पण्यां तैसं-पाठोऽपि संकेतितः । य. (१५, ७) इत्यत्र तु 'अनु-या' इत्येव पाठः ।

अन्वा-दधान- -नः ऐ.७,१२.
 अन्वा-धाय तै. ३,७,१,१.
 अन्वा-हित- -ताः श १२,५,१,२.
 अन्वा(-नुऽआ)√धाव्, अन्वाधा-
 वतात् जै. १८६.
 अन्वाध्य(-नुऽआ)√धौ- -ध्याः श.
 १३,४,२,१६.
 अन्वा(-नुऽआ)√प्याय्, अनुआ-
 प्यायन्ते का. १,१,४,१४.
 अन्वाप्(-नु-√आप्), अन्वाप्नोव्
 ऐ.३,२७.
 अन्वा(-नुऽआ)√फण्, अन्वाप्नी-
 फणत् श. ५, १५, १९.
 ?अन्वाप्नीफणत्- -त्, ,, (सा.म.)
 अन्वा(-नुऽआ)√भज्, अन्वाभजति
 ऐ. ६,१२; श. ३,४, १, ९; १०;
 १२; १३; १४,२,२,९; १०; ११;
 अनु...आभजति श. ३,९, ४, ९;
 ४, ३, ३, १०; १४, २, २, ६;
 अन्वाभजे शां. २८,३; अन्वाभज-
 ताम् श. २, ४, ३, ६; अनु...
 आभजस्व श. १४, ४, १, १९;
 अनु...आभज जै. १, ६, २, ८;
 २, ४, २, १०; अन्वाभजतम् श.
 १, ६, ३, १८; अन्वाभजत शां.
 १, २; अनु...आभजत श. १, २;
 ५, ४; ३, ६, २, १७; जै. ४७;
 अन्वाभजन् श. १, ७, ३, ७; का. १,
 ३, २, ६; अन्वाभजेत् श. ३, ४, १, ८.
 अन्वा-भक्त,क्ता- -क्तः श. १, ७,
 ३, ७; २, ४, २, १२; ३, ९; का. १,
 ३, २, ९; ३, १०; -क्ता श. २, ४,
 ३, ६; का. १, ३, २, ६; -क्ताः शां.
 १५, २; श. २, ३, १, २०; ३, ४, १,
 ८; १३, ५, ४, २४; ६, २, १८; ७, १,
 १३.
 अन्वा(-नुऽआ)√भू, अन्वा-
 भवन्ति ऐ. १, २४; अनु...आभ-
 विष्यन्ति ऐ. १, २४, अन्वाभवे-
 यम् जै. १६६.
 अन्वा(-नुऽआ)√यत्, अन्वा-

यतन्त जै. ८८.
 अन्वायातयति श. ३, ४, १, २३;
 १३, १, २, ९; तै. ३, ८, ७, ३;
 अन्वायातयन्ति शां. २४, ५;
 अन्वायातयेयुः शां. १२, ७.
 अन्वा-यत्,त्ता- -त्तः श. १४, ५,
 २, ३; -त्तम् श. १२, ७, २, १९;
 जै. ३, ४, ३, ७; -त्ता शां. २४,
 ५; २६, ८; श. १, ७, २, ७;
 १४, ५, २, ३; ६, ३, १४; जै.
 १९; -त्ताः शां. १२, ६; २४, ५;
 २६, ८; श. ३, १, २, १८; १३,
 १, २, ९; ३, ५, १; १४, ६, ८, ९;
 तै. ३, ८, ७, ३; ९, १५, १; जै.
 ९७; १८५; गो. १, ३, १९; -त्ताम्
 तां. ६, ३, १४; -त्तानि श. १, ७,
 २, ७; गो. १, ३, १४; -त्ते श. १,
 ६, ३, ४१.
 अन्वा(-नुऽआ)√या, अन्वायाति
 शां. २४, ५.
 अन्वा(-नुऽआ)√रभ्, अन्वारभते
 श. ३, ४, १, ६; ८, १, ९; ४, २, ५,
 ४; तै. १, ७, ९, २; तां. ६, ४, १; ३;
 गो. १, ५, १२; १३; अन्वारभते
 श. ३, ४, १, ६; अन्वारभन्ते शां.
 २७, ६; श. १३, २, ३, १;
 तै. ३, ८, २२, २; अन्वारभे
 ऐ. ५, २४; अनु...आरभे श. १२,
 ३, ४, ३, ४; ५; तां. १, ३, ८; ५, १२;
 १५; गो. १, ५, १२; १३; अन्वा-
 रभामहे श. ५, २, २, ८; तै. ३,
 ७, ७, २; तैआ. ६, १०, १; अन्वा-
 रभासै श. १२, ३, ४, ३; ४; ५;
 अन्वारभेताम् श. ११, १, १, ७;
 अन्वारभस्व श. ३, २, ४, १५;
 अन्वारभत तां. ६, ४, ३; अन्वा-
 रभेत श. ३, ६, ३, २; ८, १, १०;
 अनु...आरभेत श. ३, ८, १, १०.
 अन्वारभयति तै. १, ४, ३, २; ८.
 अन्वा-रब्ध- -ब्धम् श. ३, ८, १,
 १०; ९, ३, ४, १५; गो. १, २,

१८; -ब्धाय ऐ. ८, १०; -ब्धे
 ऐ. ७, १७; श. ५, ४, २, ९; १३,
 २, ७, १; -ब्धौ शां. १, १; श. ३,
 २, २, १४.
 अन्वा-रभ्य शां. ७, ३, ४; श. १,
 ९, ३, १; २, ५, २, ३७; ३८; ४, ३,
 ४, ६; ६, ९, २२; १३, ८, ४, ६;
 का. १, ५, १, ३४.
 अन्वा-रभ्य,भ्या- -भ्यः श. ३, ८,
 १, १०; -भ्या तै. ३, ३, ८, ४.
 अन्वा-रभ्म्- -भ्मः तै. १, ३, ७, २,
 ३, ३, ४, २.
 अन्वा(-नुऽआ)√रूह्, अन्वारोहति
 श. १३, ३, २, १; तै. ३, ९, ९, १;
 अन्वारोहामि ऐ. ८, १२; ऐआ.
 ५, १, ४; अन्वारोह ऐ. ८, १७;
 अन्वारोहन् जै. २२.
 अन्वा-रूढ- -ढः श. १४, ७, १,
 ४२.
 अन्वा(-नुऽआ)√लभ्, अन्वालेभिरे
 श. ९, ५, १, १३; अन्वालप्सत
 श. ९, ५, १, १४; १५.
 अन्वा(-नुऽआ)विश्य(√विश्) तैआ.
 ४, ३, १.
 अन्वा(-नुऽआ)√वृत् अन्वावर्तते
 शांआ. ४, ८; ९; श. १, ९, ३, १७;
 २०; अन्वावर्तते श. १२, २, ३, १३;
 ५, २-१२; अन्वावर्तन्ते श. २,
 ६, २, १८; का. १, ६, २, ८; गो. १,
 ४, १६; अन्वा...वर्तन्ते शां. २६,
 २; अन्वावर्ते शांआ. ४, ८; ९; श.
 १, ९, ३, १७; २०; अन्वावर्तस्व
 मं. १, ६, १९; अन्वावर्तै श. ४,
 ६, ७, २१.
 अन्वा-वृत्- -म् श. ८, ४, ४, १;
 ६, १, २३.
 अन्वा-वृत्त- -त्ताः शां. १०.
 अन्वा-वृत्त्य शां. ९, ४, १२, ३.
 अन्वा(-नुऽआ)√वृत्, अन्वावृत्तीः
 प. १, ४.
 अन्वा-वृत्ते शां. १०.

५, १, ६; -ते ऐ. ५, २९^३; ३०; ३१^३;
शां. २, ९^३; १२, ४^३; श. २, ३, १,
९; ३, ३, ९; ४, १, २, १२; १२, ७, ३,
३; १३, २, १, ७; का. १, १, ४, ७^३;
८; तै. २, १, २, ९; ३, ८, १६,
४; जै. ११९^३; १२०; तां. १२, ६, ८^३.
अनुदय- -यः का. १, १, २, १२.
अनुदित-होमिन्- -मी ऐ. ५, २९.
अनुद्वल्लव(-नृउत्/ग्रह्)- -ल्लव ऐ. ३,
१, २.
अनुद्वल्लव(-नृउत्/हृन्)- -ताय जै.
४६.
अनुद्वल्लव, ता- -ताः जै. ४६; -ते तै.
२, ७, ६, २; तां. १२९, १३, ९.
अनुद्वल्लव-मनस्- -नाःऽइव शां.
१५, ४,
अनुद्वल्लव(-नृउत्/हा)- -नाय तां.
५, ५, ३; १८, १०, १०.
अनुद्वल्लव(-नृउत्/वृ)- -म् ऐ. ७,
१२; श. २, ३, १, ७^३; १२, ४,
४, ६^३; ७^३; का. १, ३, १, ३^३; तै.
१, ४, ४, १, २; ३^३; ५; ६^३.
अनुद्वल्लव(न→)ना श. ४, २, २, ११.
अनुद्वल्लव(-नृउत्)वात- -ते तै. १, ४,
४, ६.
अनुद्वल्लव(-नृउत्/वप) तै. १, ४,
४, ७.
अनुद्वल्लव(-नृउत्/मद्)- -दाय तै.
१, ८, ३, १; ८, ५; तै. ५,
४, ८.
अनुद्वल्लव(-नृउत्)प-क्र (मिन्→)मिणी-
-ण्यः श. १, ७, १, ७.
अनुद्वल्लव(-नृउत्/गै)- -म् श. ४,
६, ९, १७^३.
अनुद्वल्लव(-नृउत्)प-गृहीत- -तानि सं. २.
अनुद्वल्लव(-नृउत्)प-जीवन- -नाः तां. २०,
१४, ५.
अनुद्वल्लव(-नृउत्)प-जीवनीय- -याः श.
६, ३, १, २३; २४; -यानि तै. ५,
२, १३.
अनुद्वल्लव(-नृउत्)प-जीवनीय-त(र→)रा-

-राः श. ६, ५, २, १९; -राम् श.
६, ५, २, १९.
अनुपञ्जलित(-नृउत्/ज्वल्)- -तः
श. ११, ८, ३, ७.
अनुप-दास(-नृउत्/दस्)-साय तै. ५,
२, ८, १.
अनु(-नृउत्)प-दृष्ट- -ष्टे जै. ३, २,
२, ६.
अनुप-धमात(-नृउत्/ध्मा)- -तः श.
११, ८, ३, ७.
अनु(-नृउत्)प-नामुक- -काः गो. २,
२, ६.
अनु(-नृउत्)प-पृच्छमान- -नः जै. ३,
३, ६, २, ६.
अनु(-नृउत्)प-बाध्, धा- -धम् श. ८,
५, १, ३^३; ४^३; -धा श. २, ४, ४, ६;
११, १, ३, ६; का. १, ३, ४, ४.
अनु(-नृउत्)प-युक्त- -क्तः शां. १८, ५.
अनु(-नृउत्)प-रत- -तः श. १, ३, १, ६.
अनु(-नृउत्)प-वीतिन्- -तिनः तै. ५,
२, १, १.
अनुपव्यायच्छमान(-नृउत्/विऽआ/
यम्)- -नः गो. १, २, १४.
अनुपसन्न(-नृउत्/सद्)- -न्नैभ्यः
गो. १, १, २८;
अनुप-साद्य श. २, ३, १, १७^३; का. १,
३, १, १०^३.
अनुप-समुदा(-नृउत्/सम्/वह) श.
१०, २, १, १.
अनुप-स्थित, ता(-नृउत्/स्था)- -तः
श. २, ३, १, १३; का. १, ३, १, ७; -तम्
श. २, ३, १, १३^३; -ताः श. २,
३, १, १३; का. १, ३, १, ७.
अनुप-स्थिति- -म् श. २, ३, १, १३;
का. १, ३, १, ७.
अनुप-स्पृशत्(-नृउत्/स्पृश्)- -शन्
तां. ६, ५, १५.
अनुप-स्मृत(-नृउत्/स्मृ)- -तात्
जै. ३, ४, ३, १.
अनुप-हृत्(-नृउत्/हृन्)- -म् शां.
२६, ३.

अनुप-हरत्(-नृउत्/हृ)- -रन् श. ६,
६, ४, ९; १०.
अनुप-हृत्(-नृउत्/हृ)त, ता- -तः श.
१, ६, ३, ७; ८; ५, ५, ४, ८; -ताम्
श. १, ८, १, १६; -तेन गो. २, ५, ६.
अनुपाकृत(-नृउत्/आ/कृ)- -तः
शां. १८, १२.
अनुपाधाय(-नृउत्/आ/धा) श. १०,
२, १, १.
अनुपेत(-नृउत्/इ)- -ताय श. ११,
४, १, ९; २, २०.
अनुपोष्य(-नृउत्/वस्) गो. २, ४, ८.
अनु(-नृउत्)भय-सामन्- -मानम्
शां. २५, ६.
अनु(-नृउत्)ल्वण, णा- -णम् ऐ. ३,
३८; शां. २६, ३; ५^३; -णाम् ऐ.
७, ४.
अनु(-नृउत्)न- -म् ऐ. २, ६; तै. ३,
६, ६, ३.
अनु(-नृउत्)न-वृत्स्- -र्चाः श. ७,
३, १, ३०^३.
अनु(-नृउत्)षर- -म् ष. २, १०.
अनु(-नृउत्)क्ष(र→)रा मं. २, २, ७;
तै. १०, १, १०.
अनु(-नृउत्)गृ-विद्(√१विद्)- -न्
गो. १, ५, ११.
अनु(-नृउत्)च- -चम् ष. ३, १; जै.
९३; -चेन जै. १, ४, १, ३^३.
अनु(-नृउत्)जु- -जवः गो. १, २, २२.
अनु(-नृउत्)ण, णा- -णः शां. १०,
३; ३३, ३; श. १२, ७, ३, २१; तै.
३, ७, १२, ४; तै. २, ३, १; १५,
१; १०, ६३, १; मं. २, ३, २०;
गो. २, ४, ८; -णम् शां. ५, १;
तै. २, ६, २^३; ६, ४, २; -णाः
तै. १, ६, ५, ५; ३, ७, ९, ८^३; ७, ९,
९; तै. २, १५, १^३; -णम् तै.
२, २, ५, ६.
अनुणा-कर्तो(√कृ/बोसृ) ऐ. १, १४.
अनुणा(-णञ्) - -र्थात् ऐ. ७, ९.
अनु(-नृउत्) - -तम् ऐ. ४, १, ५,

३१; ऐआ. २, ३, ६; श. १, १,
१, १; ४; ६; २, १७; ९, ३, २३;
२, २, २, १९; २०; ४, २, ६;
३, १, २, १०; ३, २, २; ४, २, ८;
९, ४, १; ५, १, २, १०; १२; ५, २८;
६, ३, १, ३४; ९, ५, १, १२; १३;
१४; १५; १६; १७; १४, १, १,
३०; ३१; ८, ६, २; का. १, ३, ३,
६; ४, १, १४; २, १, १, १; ४; ५;
२, १४; तै. १, १, ४, १; २; ५,
३, ३; ६, ५, १; ७, २, ६; ५, ३; ३, ३,
७, १०; ७, १२, १; ३; तैआ. २, ३,
१; ८, ६, १; तां. ६, १०, ६; ७, ८,
६, १३; १२, ११, ११; १८, १, ११;
ष. १, ३; सा. १, ५, १५; ७, १५; जैउ.
१, १८, ५, २; २, २, १, ५; षो. २,
४, १९; जै. १३; ९१; १७७; १८०;
१९३; २०३; -तात् श. १, १,
१, ४; का. २, १, १, ४; तै. १, २,
१, १५; ३, ७, १०; तैआ. २, ८,
१; १०, ९, १; मं. १, ६, ९-१३;
-तानि तै. २, ८, ६, ६; -ताइम्
जै. २०९; -ते तै. १, ७, २, ६; २, ६,
२, ३; -तेन श. ५, १, ५, २, ८;
तै. १, ३, ३, ७; ८, ३, ४; २, ४, २,
२; तैआ. २, ६, २; जै. १९०.
अनृत-वादिन्-दिक्-तैआ. ६, ५, ३.
अनृत-संहित-ता: ऐ. १, ६.
अनृते(-तइ-ष्टका-का: श. ६, २,
१, ३८.
अनृ(-नृऋ-तु-तव: तां. १४, १२, ९.
अनृतु-पा(√१पा)-पा: जैउ. १,
१४, ३, ६; १०.
अनृ(-नृऋ-)स्विञ्-ज: श. २, १,
४, ४; -भ्य: श. ४, ३, ४, ५.
अनृदध्यमान(-नृ/ऋध्)-ने श. ३,
६, २, २४.
अनृ(-नृऋ-)षभ-भा: तां. १३, ५,
१८; १०, ११; १५, ३, १७.
अनृ(-नृऋ-)वि-वि: जै. १७१.

अने(-नृऋ)क-कम् सा. २, १, ५;
६; ५, ५; ६, १; १५; ७, १; ८, १; ३,
१, २; -केन ऐआ. ५, १, ५.
अनेक-काम-मा: श. ४, ६, ९, २३.
अनेक-विध-धा: ष. ५, ४; ५.
अनेक-शत-तार-रम् गो. १, १, २.
अनेका(किन्-किनी शठ, २, ५, २०.
अनेजत्(-नृ/एज्)-नृ जै. ३४.
अ-नेत्र-त्रान् जै. १६८.
अने(-नृऋ-)नृस्-सम् ऐ. ५, ३०;
तै. ३, ७, १२, १; ६.
अनेनस्य-म् श. ३, ९, ४, १७.
अने(-नृऋ)व-विद्(√१विद्)-त्, द्
श. १४, ४, २, २८; -द्: ऐ. ८, ११;
-दम् श. ११, ४, २, २०; ५, ८, ६;
ष. १, २; गो. १, ३, १०.
अनेवं-विद्वस्-विदुष: तै. ३, १०,
११, २; -विदुषा श. ७, २, १, १५.
अने(-नृऋ)हृस्-स: श. १, ५, १,
१७; -सम् ऐ. १, ९; श. ३, ३, ३, १५.
अनै(-नृऋ)काहिक-म् गो. २,
५, ११.
अनै(-नृऋ)ड(क-की)-की: श.
२, ५, २, १५; का. १, ५, १, १३.
अनोयुक्त-, अनोवाह-, अनस् द्र.
अन्त-न्त: ऐ. ५, २; १२; १३; १५;
२०; २१; ३३; ऐआ. १, ५, २;
३; ५, २, ५; ३, २; शां. ८, १; ९, ६;
२१, ४; २२, ३; ४; ५; ६;
२३, ६; ७; ८; २६, ८; १४; १५;
१६; १७; २७, ६; २८; ३; श.
१, ५, ३, १३; ४, ३, १, ७; ५, १, १०;
५, १, ३, १३; ७, ५, २, ४४; ९, १,
२, १६; १७; ३, ३, ३; ५; १३, ५,
२, २१; १४, ४, १, ११; तै. २, १,
११, १; २, ५, ६; ६, १; ३; ३, ९, ५, ५;
तां. ३, ३, २; ४, २; १२, २; १३, २;
५, ६, १२; १२, ५, ४; १३, ८, ३;
१०, १४; १४, ७, ८; १५, ३, ३;
४, २; ५, ४; ८, ३; ११, १४; १६,

९, ३; १९, १२, ८; २१, ४, ६;
जै. ८४; १५६; जैउ. १, १,
५, ५; २, २, ५; ३, ३, ७; ५, ९, ३;
गो. २, ३, १६; ४, ४; १३; १८;
-न्तम् ऐ. ३, ४४; ५, १५; २१;
शां. ५, ५; ८, १; २०, ४; २१, ४;
२२, ४; ५; ६; २३, ६; ७; ८;
२६, १४; १५; १६; १७; श. १,
५, ३, १३; ४, ५, १, ९; ५, २, २, ४;
६, १, ४, ७; २, १, १; ६; १०, ४,
३, २; ३; ५, २, ११; ११, ५, ४, १८;
१३, ५, २, २१; १४, ४, १, ११; ४,
३, १०; ५, ४, १; ६, १०, १२; ७,
२, ४; ८; ३, २; तै. १, ४, ४, २; ३; ५;
६; ६, ९, ८; २, ३, ६, १; ३; ५, ६, ५;
३, ८, १६, ४; ९, २, १, १; तैआ. १०,
११, ३; तां. ५, ६, १२; १६, ९, ३;
२१, ४, ६; गो. १, ५, ८; २, १, २३;
३, १६; ४, ४; १०; १८; -न्तयो: ऐ.
१, ११; श. ७, १, २, २३; -न्तस्य
ऐ. ५, १५; -न्ता: ऐ. ६, ८; श.
६, ५, २, १२; ७, ४, २, २३; गो.
२, ५, १४; -न्तात् श. १, ४, ४,
१३; तै. २, ८, ८, ४; तैआ. ६,
३, १; -न्तान् ऐ. ७, १८; श. ३,
३, २, १८; ९, २, ३, १८; १४, ६, ३,
१; तै. १, ५, ५, २; २, ८, ७, ८; मं.
१, १, ५; -न्ताय श. १४, ७, १, १९;
-न्ते ऐ. २, २६; शां. ८, १; श. १, ६,
१, २१; ५, २, २, १९; ४, ४, २५;
१०, ५, २, ९; ११, २, ७, १-५;
५, १, ११; १२, ५, २, ७; १४,
९, १, ८; तै. २, १, ९, ३; तैआ.
१०, ११, २; तां. १३, ८, ३; १२,
५; १४, ७, ८; १५, ४, २; ८, ३; ११,
१४; १६, ९, ३; २१, ४, ६; मं. २,
१, ५; सा. १, २, ५; ३, १; ८; ४; १; २,
७, १३; ३, १, १०; ७, ९; जै. १४४;
जैउ. १, १८, ४, २; २, ४, १, २;
३, ३, ३, ८; १०; -न्तेन श. १, ५,

३, १३; तै. १, ४, ४, ३, ६; ता. ५, ६, १२; १३, ८, ३; १२, ५; १४, ७, ८; १५, ४, २; ८, ३; ११, १४; गो. २, ४, ४; १८; -न्तेषु शा. ७, २, २, ६२; -न्तो शा. २, १, १५, ९, २, ३, १८; ११, ५, १३; तै. १, ८, ४, ३; २, ८, ९, १; जै. ९२; जै. १, १२, १, ७; गो. २, १, १९.

श्रुतक- -क मं. १, ६, २०; -क: शा. १०, ४, ३, २; तै. १०, ३, ७, १; -कम् शा. १०, ४, ३, २; ११; -कात् शा. १०, ४, ३, ३; -काय तै. ३, ४, ३, १.

अन्तक- -म् शा. ३, २, १, ४. अन्तक-घृति- -म् जै. ६१.

अन्त-तुस् (:) ऐ. १, १; २, ४; ६; १०; ११; ३, १०; ११; ३, १; ३, ७; ३, ८; ४, ११; २, २; ५, १५; ६, ३; ८; १५; १६; २, ५; ३, १; ८, ८; ९; १०; ११; ऐ. १, १, ३; २, १; २, ५, १; ३; शां. २, ४; ९; १०; ३, ६; ७; ८; ९; ५, ५; ७; ८; ६, १४; ८, ६; ७; १२, ७; १६, २; ७; ८; १७, ९; १८, २; ६; ८; ९; २३, ८; २६, १६; २७, २; २८, ७; २९, ५; ३०, ११; शा. १, ९, २, ५; ३, ९, १, २१; ४, २, ५; ३, ४, २, ४, ४, १४; ५, १, ९; ५, ११; ५, १, ३, १३; २, ५, ४; ६, १, ३, ५, २; ७, ४, १५; ७, ५, २, ४४; ८, २, ४, १८; ६, १, २, २; ९, २, ३, ३, ३, ३, ३; ३; ५; ५, १, १६; १७; ३, ५, ६; २, ७; १०, १, ४, ९; ११, ४, २, १, २; १६; १२, ४, ३, ३, ५, २, १, ३; ७, २, १७; ८, १, २, ०; २, २; ३, २, १, ९, २, ८; १, २; १३, १, ८, ८; २, २, ९, ९, ४, २, १, ३; ३, १, ५, ४, ३, ४; ५, २, ९; ४, २, ५; ६, २, १, ६; १४, ३, १, २, ८; ४, २, २, ३; २, ८; ३, ३, २, ९, ३, १, ३; का. १, २, १, १, १; ४, २, ३; ७, ५, १, ३, ८; ६, २, ८; तै. १, २, ६, २; ६, १,

४, ५, १; ८, ६; १०, ३; ७, ३, ६; ८, १, २; २, ४; ६, ३; १०, ३; ३, १, ६, ७; ३, १, ४; १०, ३; ८, १, ५, २; १, ८, ७; ९, ९, ३; १२, ३; १, ५, ३; तै. ८, २, १, ९, १०, १; तां. ३, ३, २; ४, १, १, ६; २, १, ०; ५, ३, २; ७; ७, ३, २, ३; २, ६; २, ७; २, ९; ८, ५, १, ६; ६, १, ३; १, ४; ९, ६; ११, ५, २, ६; १२, ५, २, ३; १, २, ३; १, २, १, २; १, ४, १, ०, ९; १, ६, ९, ६; १, १; १, ४, ८; १, ५, १, ०; १, ८, ५, २, ३; ६, १, ७; २, १, २, ८; २, ५, ६, ३; ८, ६; जै. ६; ४, ६; १, ०, ६; १, २, ९; १, ४, ४; १, ६, ८; सा. १, ३, ६; सं. ३; गो. १, २, २, २; ३, ७; ९; १, १; १, २; ५, ८; २, १, २, ३; २, ५; ३, १, ९; ४, ६; ५, ५; १, ०; ६, ७; ८; ९; १, ४.

अन्त-नामन्- -मानौ तां. ५, ९, ४; ५. अन्त-भाज्- -गृ, क् शां. ३, ६, ७; -ज: शां. १, ६, ७; ८; -जौ शां. १, ६, ८.

अन्त-म- -म: शा. २, ३, ४, ३, १; ६, २, १, ३, ९; का. १, ४, १, २, २; तां. १, ३, १, २, ५; जै. १, ९, ०; सा. १, ८, १, ३; -मम् शा. ९, ५, १, ६, ३; -मा: शा. ९, ५, १, ६, ३; -मेन का. १, ५, १, ३, १; तै. १, ६, १, ०, ३.

अन्त-म-चारि(रिन्-)णी शां. १.

अन्त-रूप- -पम् ऐ. ५, १; १, २; २, ०; २, १; शां. २, ०, ४; २, १, ४; २, २, ४; ५; २, ३, ८; २, ६, १, ४; १, ५; १, ६; १, ७; गो. २, ६, १, १; -पे शां. २, ४, ८.

अन्त-वत्- -वत् शा. ८, ३, ३, ७; का. १, ३, १, ७; -वान् शा. १, ४, ६, ८, १०; -वन्तम् शा. १, ४, ३, २, १; तै. ३, १, ७, ८; -वत्त: शा. १, ४, ४, ३, २, १.

अन्त-वती- -वत्य: शां. ४, ५; -वत्या शां. ८, १.

अन्त-वेला- -लायाम् तां. ३, ७, १. अन्त-वास- -वासा: ऐ. ३, ३, ०.

अन्ते-वासिन्- -सिनम् तै. ७, १, १; गो. १, १, ३, १; -सिन: गो. १, १, ३, २; -सिना जै. १, ०, ५; -सिने शां. १, १, ८; शा. १, ४, ९, ३, १, ५-२, ०; -सिभ्य: शा. १, ४, ९, ३, २, ०; -सी शा. ५, १, ५, १, ७; तै. ७, ३, ३; जै. १, २, ५; १, ५, ७; गो. १, १, ३, १.

अन्त्य-न्या- -न्य: ऐ. ६, १, ५; १, ६; सा. १, १, ८; -न्यम् शा. १, ०, १, ४, ९; १, ३, ७, १, ७; तै. १, ३, ८, ५; तां. १, १, ३; जै. ८, ४; सा. १, ४, १, ७; ५, ९; ३, २, ८; ७, ३; आ. २, २, ५, ७; गो. २, ६, १, ६; -न्या: शा. १, ३, ६, २, १, ६; -न्याभ्याम् जै. ८, ४; -न्ये ऐ. १, १; शा. १, ६, ७, ८; -न्येन सा. ३, ४, ७.

अन्तर् (:) ऐ. १, ३; ३, ०; २, ६; ३, १, १; ४, ३, २; ६, ३, १; ऐ. १, ५, १, २, १, १; ६; शां. ४, १, ०; १, ५, २, ३; ४; १, ६, ४; शां. २, १, १; १, ६; शा. १, २, ४, १, ६; ३, २, २, १, ९; ६, २, ९, ३; २, ०; ४, १, १, १, १, ९; २, २; १, ६; १, ९; ५, २, १, २; ५, १, ४; ६, २, ४, १, ०; ३, ५, १, ९; ६, १, १, १, १, २, २; ७, २, ३; ३, २, ७; १, ५, ४, ५, ४, १, १, ७, १, २, १, २; १, ४; २, ०; ४, १, १, ८; २, २, ५; २, ६; ५, २, १, १; ३, ५, ५; ९, १, १, १, ४, १, ०, २, ३, ६; ३, ५, ५, ५, २, ३; ४, ३, ६, १, १, १; ३, २; १, १, २, ३; ५, २, ५, १, २, २, ४, १, २; ९, २, ५, १, ३, ५, २, १, ५; १, ४, १, ०; ४, १, ९; ५, १, १, ७; ३, ६; ६, १, १, ३; ८, ८, १; १, ०, १, १, १, १, ६; का. १, १, ४, २, ६; २, २, ७; ९, १, १; १, १, २; ४, ३, ४; ६, १, १, १; २, १, ३, १; ३, ३, ३; तै. १, ३, ५, २, २, ४, ५, ५, ५, ५, ५, २, १, ५, ५, ८, ६, ६, १, ३, ४, ३, ६, ७, १, ६, ४; ८; २, ३, ३, ८, ९, १, ०; ३, ३, ३, १, ०, १, १, २, ३, २, १

६,३;१२,६,२;७,१;८,१;२;तैआ.
१,२३,१;३१,५;३,११,१;२;३;
५; ६;११; ७,७, १;५,२,३;६,
५; १०,१, १;३; १०,३;११,२;
तां. १८,९,७; मं. १,५, १०;६,
३४;७,१; २,२,१५;४,६; ष. २,
६;७; आ. २, २३,२०; जै. ७;
१०; १४; ११९; १६४; १९०;
१९९; २१२; जैउ. १, ६,१,४;
१०,२,४;११,१,९;१०;२,१;१३,
२,७; ३,१,१,२०;२, ५,१२;१३;
६,४,६;७,१;५;८, १; ३; ९,१;५;
४,११,३,१;गो.२,२,१२;३,२१;
२२; ४, ६; अन्तःऽइव जैउ. १,
१,४,८.
अन्तःपरिधि- घि ऐ. ७, ३३; तै.
३, ७, २, २; तैआ. ५, ८, ५; तां. ९,
९, ८; १३, १२, ५; जै. १८४; १९०.
अन्तःपवित्र- -त्राव् शा. ४, १, २, ३.
अन्तःपातु- -तः शा. ३, ५, १, १.
अन्तु(न्तु?)!पाक्व- -श्चैन तैआ. ३,
२१, १.
अन्तुःसा(त्य→)ख्या शा. २, ४, ३, २०;
का. १, ५, १, १७.
अन्तुःश्रि शा. ११, ४, २, ५; ११.
अन्तःश्लेष- -षः शा. ८, ७, १, ६.
अन्तःश्लेषण- -णम् तै. १, ८, ७,
२; -णानि ऐ. ५, ३२.
अन्तःसदस- -सम् शां. ९, १; १७,
७; शा. ३, ६, १, २७; गो. २, ५, ४.
अन्तःसामिक- -कानि सं. ३.
अन्तरा(र-ऽआ)काश- -शैः शां.
१३, ३.
अन्तरा(र-ऽआ)स्मन्- -स्मा तैआ.
१०, १०, १; तां. १४, ९, २०; जैउ.
३, ६, ४, ४; ५; ७; ८.
अन्तरा-धान(र-ऽआ/धा)- -नाभ्याम्
तै. १, ६, ३, १०.
अन्तरा-हित- -म् तै. ३, १२, ७, १.
अन्तर/ह, अन्तरेति शा. १, ३, १,

१६;२०; ५,३,३;४;९-१३; ८, १,
२५; ३, १७; ३, ३, १, ९; १२, ९, ३,
९; का. १, ६, १, २४; २, २, १०;
तै. १, ६, ६, ६; ९, ३; तैआ. ५, २,
३; तां. १८, १, ८; जै. ७३; १३७;
अन्तर्यन्ति शा. १, ५, २, ७; ६, ३,
७; ५, ५, ४, ८; तै. १, ८, १०, ३;
अन्तर्यन्ति तैआ. ५, ९, ९; तां. १८,
११, ९; जै. ९०; १६४; अन्तरेमि
तै. ३, ७, ५, ४; अन्तरियाय जै.
१३७; अन्तरेव जै. ७३; अन्तरायन्
ऐ. १, २३; शा. १, ५, ३, ३; ४;
९-१३; ११, ५, ९, ४; १२, ९, ३,
९; तां. ७, ९, १६; जै. ६३, १९३;
अन्तरियात् ऐ. १, ११; ५, १५;
७, २६; ऐआ. ५, ३, ३; शा. १, ३, १,
२०; ८, ३, १७; ६, २, २, ३८; तै. ३,
७, १, ५; तैआ. ५, २, ३; जै. २७;
अन्तरीयुः शा. ३, २, ३, १; जैउ.
३, ४, २, ५.
अन्तराद्य- -द्यम् तैआ. ५, ३, २.
अन्तरित- -तः ऐ. २, २२; -तम्
तै. ३, २, ८, ५; -ताः जैउ. १, ६,
२, ८; तै. ३, २, ८, ५.
अन्तरिक्ष-, अन्तरीक्ष-अ.द्र.
अन्तरुष्य(र-√वस्)- -ष्याः शां.
८, ९.
अन्तर/गम्, अन्तर्गातशा १, ६, १, १.
अन्तर/गा, अन्तर्गात शा. ३, ६, २,
१७; अन्तरगात् शां. १२, ७; १३,
९; शा. ३, ८, २, २४; गो. १, ३, २, ३;
अन्तरगुः ऐ. ५, ३३; जैउ. ३, ४,
२, ५; अन्तर्गाः शा. ४, ३, २, ८;
९; अन्तरगात् शा. ३, २, ३, ५;
अन्तरगाम शा. ३, २, ३, ३.
अन्तर्जम्भ- -म्भे शा. ३, ३, ४, २१;
६, ३, १९.
अन्तर्ज्योतिष्- -तिः शा. १४, ७, १, ७.
अन्तर्देश- -शाः गो. १, २, २२; ३, १४;
-शेषु तैआ. १, ८, ६; गो. १, ३, १४.
अन्तर्देवता- -ताः शांदि, १५; १७, ७.
अन्तर/धा, अन्तर्धत्ते शा. ७, २, १, १७;
अन्तर्धत्ते शां. १८, ८; शा. १३, ८,
४, ७; अन्तर'दधे शा. ४, १, २,
१६; अन्तर्धाति शा. १, ३, १, १३;
१४; ३, १, २, ८; ६, ४, १०; ८, २,
१२; ४, ४, २, ४; ६; ७, ४, २, ३८;
१४, १, ३, १४; २९; का. १, २, ३,
११; २, २, ४, १०; ११; तै. ३,
९, ११, ३; ४; अन्तर्धाति तै. १, ८,
९, १; अन्तर्धत्ति तां. १८, ७, ११;
अन्तर'दधामि शा. ४, १, २, १६;
अन्तर्धातु जैउ. ४, १, १, २-६;
अन्तर्धेहि जैउ. ४, ४, १, २; अन्त-
र्धाति शां. १०, ५; ११, ८ अन्तरदधुः
शा. ११, ५, ५, १; ३; अन्तरदधत
ऐ. ३, ३०.
अन्तर्धीयते ऐ. ८, २८; अन्त-
र्धीयताम् ऐ. ८, २८; अन्तरधीयत
गो. १, १, ४.
अन्तर्धातोः जैउ. १, ७, २, ३.
अन्तर्धीय ऐ. ७, १२; ८, ७; १३;
१८; शांआ. ४, १५; शा. १, २, ४,
१५; ४, २, ४, १३; १४; १५; २४;
१३, ८, २, १; का. २, २, २, ८.
अन्तर्धि- -धिः तैआ. ४, ५, ६; ५, ४,
१०; जैउ. ४, ४, १, २; -धौ ष. १, ६.
अन्तर्धि-नामन्- -म जैउ. ४, ४,
१, १.
अन्तर्हित- -तः शा. ४, ३, ४, ८;
१३, ८, १, २०; का. १, २, ३, १२;
तै. १, ६, ८, ६; जैउ. ४, ४, १, २;
-तम्ऽइव तां. ९, ९, ३; -ता शांआ,
२, १; -ताः गो. २, २, ६; -तानि
शा. १३, ८, २, १.
अन्तर्हिति- -त्यै तै. १, ६, १, ४; ५,
६; १०, ५; ७, १, ९; ३, २, ८, ६.
अन्तर्निधन- -नानि तां. ७, ६, १३;
१४.
अन्तर्यक्ष- -म् जैउ. १, ६, १, ४.

अन्तर्यात(अन्तर/या) श. १, ६, १, १.

अन्तर/गम्, टि. द्र.

अन्तर्याम- -मः श. ४, १, १, १;

२, १; २, २७; ८, १, १, ८; ष. ३, ८;

-मम् ऐ. २, २१; श. ४, १, २, २;

१४; ५, ५, ६; ६, २; ८, १, १, ८;

-मात् श. ८, १, १, ८; ११, ५, ५,

११; -मे श. ४, १, २, १६.

अन्तर्याम-पात्र- -त्रम् वा. ४, ५,

५, ३; -त्रेण श. ४, ४, १, ४; २, १०.

अन्तर्यामिन्- -मिणम् श. १४, ६,

७, ३; ४; ५; ६; -मी श. १४, ६,

७, ७-३१.

अन्त(-र-व-)-र्वत्- -र्वत् ऐ. ४, ३१;

३२; ५, ६; १८; -र्वान् तै. २, २,

९, ५-८; ३, ८, १; जै. १२२.

अन्तर्वती- -म् तै. ३, १२, ५, ९.

अन्तर्वती तै. १, २, १, १३; २, ३,

८, १.

अन्त(-र-व-)-र्वसु- -सुः तां. २१, ७,

१; जै. १५३; -सुम् जै. १५३.

अन्त(-र-व-)-र्वेदि ऐ. ३, ७, २७; ८,

५; ऐआ ५, १, २; श. १, २, २, ३; ३, १,

२१; ३, ६, १, २६; ५, १, ४, ४; ४, ३,

५; ७, ३, २, २; ११, २, ७, ३३; १४, ३,

१, १; का. २, २, १, १; तै. ३, ८, १२;

३, ८, ७; जै. १६५; जै. ३, २, ३, ७.

अन्त(-र-व-)-र्वस्त- -स्तानि गो. २,

६, ११.

अन्तर्वेस्तीन- -नानि ऐ. ५, ११.

अन्त(र-)-र/चर अन्तश्चरति

तै. ३, २, ४, ७; तैआ. १३, ३१, १;

अन्तः... चरति तैआ. ३, १३, १;

१०, १, १; अन्तश्चरामि जै. १९४.

अन्त(र-)-र/छिद् अन्तश्चरति

श. १, ८, १, ६.

अन्त(-र-स्तो-)-स्तोभ- -भः आ. १.

अन्त(र-स्तो-)-स्तोभ-भाग- -म्

श. ८, ६, १, ४.

अन्त(-र-स्त्य-)-स्त्य- -म् ऐ. १,

२१; ऐआ. १, ५, १.

अन्त(-र-स्थ-)-स्था- -स्था श. १,

४, ३, ८; -स्थाम् श. १, ४, ३, ८;

जै. ४७; -स्थायाम् तां १२, १३, २१.

अन्तस्था-रूप- -म् ऐआ. ३, २, १.

अन्तर, रा- -रः श. ६, २, १६; ७, ५, २,

४३; १४, ६, ७, ३; ७-३०; तै. २, ६,

४, १; तैआ. ८, २, १; ३, १; ४, १; ५,

१; -रम् ऐ. ३, ३१; ५, २२; श. ५,

२, १, ८; ११; ६, ६, १, २४; २, १६;

७, १, १, १६; १०, ५, २, ४; तै. ३,

७, ४, ०; तैआ. १, २९, १; ४, ४, २,

२; ८, ७, १; -रस्मिन् तै. २, ८, ८,

९; -रा श. ३, २, १, ११; ६, ६,

२, १६; का. २, १, १, १; -राः

श. ७, १, १, १६; ५, २, ४२; ९, २,

३, ४६; -रान् शां. ८, ४; तैआ.

४, ५, ५; -राणि श. ७, २, ४, ३०;

५, २, ४३; ९, २, ३, ४६; १३, ४, ४,

१०; दै. १, १९; -राम् श. ३, ५,

१, १५; -रे श. ६, ४, ४, १६; ७;

१, १, १६; ८, ४, ४, ७; १०, २, १, ५;

१३, ४, ४, ८; ९, १०; तां. १०,

४, २; गो. १, ५, ३; जै. १३१;

-रेण ऐ. १, २९; ३०; २, २८; ६,

१२; ७, १२; ८, १५; ऐआ. १, २, ३;

५, २; ३, १, २; ३; ५; ५, ३, १; शां.

२, ९; ३, ६; ७; ११, १; ४; ८; १४, २;

४; १७, ९; १८, ९; २३, ६; २५, १;

१२; ३०, १; शांआ. २, ७; ७, ४;

११; १२; १३; श. १, १, १, १; २१;

३, ४; ५, ३, ११; ९, २, ४; २, ४,

१, ६; ३, १, ३, २८; ३, ४, ९; ४, ४,

१५; ५, १, २१; २, १८; ८, ३, १०;

९, ३, ३; ४, ५, २, ८; ५, २, १, ८;

३, ३, १५; ४, ४, २४; ६, ३, १,

३७; ७, १, २, २३; २, १, १७; २, ९;

३, १, १; २०; २१; २२; २३; २७;

२, ११; ४, २, २२; ३, ८, १, ९; ५,

१, १३; ६, २, १०; ९, १, २, २५; २,

३, १, ४; १०, ४, १, १६; १७; ११, ३,

३, २, ५; ७, २; ६, १, ७; १३; १२, १,

१, २; ३; ४; ५; ६; २, ३, १२; ४, १,

२; ३; ४; ५, १, १७; २, २; ७; ८, २,

१२; २, १, १२; १३, ८, १; ५; ४, १२;

१४, ६, ३, २; ९, ४, ५, का. १, २, २,

१२; ३, १, १०; ४, १, १३; २, ३; ७;

२, १, १, १४; तै. ३, १०, ११, ७;

तैआ. ७, ६, १; ष. १, १; ३, १; जै.

१४३; जै. ३, ६, १, ३; गो. १,

४, २; ३; ४; ५; २, ३, ११; ५, ५;

६, १; -तै ऐ. २, ३७.

अन्तरा ऐ. ४, १८; २३; शां ९; ७,

३; श. २, ३, १, १७; ३, ३, २, १८;

४, १२; १४; ६, ३, ८; ६, ४, १, ११;

७, २, ३; ७, १, २, २३; ४, ३, २;

८, ६, १, २२; ७, १, ६; ९, २, ३,

१७; १०, २, ३, २; ५, १; २; ५, ४,

४; ५; ८; १०; १४; १२, ८, १, २१;

३, १९; १३, २, ६; ४, १, ९; १४,

२, २, १; ६, ८, ३; ४; ६; ७; ९,

१, ४; का. १, ४, १, २५; २६;

२, १, ३, २; तै. १, २, १, १८;

४, १; ४, २, ३; ३, ६; ४, १०;

८, २; ५, २, ५; ६, ८, ६; ७, ६, १;

८, १, २; ६, ५; २, ६, ३, ५; ७,

१७; ३; ३, ७, ४, ४; तैआ. १, ८,

२; ५, ३, १; तां. ६, ५, २१; ७,

३, १०; ८, ८, १०; १०, १, १;

४, २; १२, ५, ८; १३, २, ७; १५, ९,

१२; १६, ५, २५; १८, ६, २२;

२४, ११, ४; जै. ३४; ७४; १३६;

१९८; ष. २, ३; सं. २, १, १०;

गो. १, २, ९; २, ३, १७; -राड्व

तां. २०, १४, २.

अन्तर-तर- -रम् श. १४, ४, २,

१९.

अन्तर-तुस(ः) श. १, १, १, १; ४, ६,

१९; ३, ७, ४, ६; ८, ५, ७; ६, ३, १,

२५; ५, २, ७; ७, ५, ३, ६; ५,

१०, २, १, ४; ११, ४, ३, ११; १२

५, २, ५; १३, ४, ३; १४, ४, २,

११; ६, ९, का. २, १, १, १;

२,४,५; तैआ. १, २३, ३; तां.
१२,४,२०.
अन्तरां(राडअं)-स-सम् श. ११,
२,६,६; -से श. ५,४,४,५.
अन्तरा-लोक-कः जैउ. १,१२,३,
४, -कम् जैउ. १, १२, ३, ४.
अन्तरिक्ष- -क्षः गो. १, ५, १५;
-क्षम् ऐ. १, २३; २, ६; ४१;
३,६; ३१; ४,१५; २१; २४; ३१;
५,६; १८; १९; ३२; ६,७; २३; ७,
५; ८; २७; ऐआ. २,१,२; १, ७;
४,१; ३,१,३; २, ३; शां. ३, ७;
७,१०; ११,१; २०, ३; २२, २;
२६,११; २९, ५; शांआ. १, ५;
७,११; १६; ८, ४; ९, ७; श. १,
१,२,४; १३; २२; २,१, १०; १६;
४,१४; ३,२,४; ८,२, १२; ९, ३,
९; ११; २,२,१, १६; ४, १८;
३, ४, ३६; ३, ३, ४, २; ७; ५,
२, १४; ६, १, १५; ३, ३; ४,
१३; ८,१,१२; २, १५; ३, २१;
३१; ४,१२; ४, १, १, २०; २,
१६; २७; ३,४,१०; १७; ४, २,
१४; ५, ७, ८; ७, १; ६, १, २,
२; ३; ३, ३, ३; ३, ८; ३, १२; ४,
४,४; ५, २, ४; २२; ७, २, १४; ४,
७; ७, १, १, २३; २, ७; १२; २०;
२३; ४, २, २; २६; ५, २, २७; ५७;
८, ३, १, २; ९; ११; १२; २, ७;
९; ११; ३, १; ३; ८; ४, ११; १५;
४, १, १; ५, १, १०; २, ३; ५; ६; ९;
१२; १५; ३, ५; ४, १२; ७, १, १९;
२, १८; ४, १३; ९, २, ३, १५;
१७; २६; ३४; ३९; ३, १, ३; ५;
१०, १, २, १; २; ३, ५, २; ५, ४,
२; १५; ६, ४, १; ५; ३; ११, १, ६,
३; २२; २, ७, ६; ५, ८, १; ६, २,
६; ३, ६; ७, ३, ६; ८, १, २; १२, ८,
२, ९; ३२; ३६; १३, ६, १; ३; १०;
२, २; ८, ३, ५; १४, २, १, १५; १७;

३, २, ६; ५, ३, ४; ६, १, ८; ९, ४; ८;
८, १५, १; का. १, १, ४, ११; २, १,
१०; ४, १३; ४, १, २६; २, १, २, ६;
१२; १६; ४, ८; १५; २, २, ८; तै.
१, १, ८, २; ३, ४, २; ९, २; ५, ७, १;
२, १, ५, १; ७; ८; २, ४, ३; ९, १; ४;
३, ३, १; २; ९, ३; ४, ६, ८; ९; १२;
७, ५; ५, ६, २; ६, १०, ६; ८, ३, १;
७, ४; ८, ९; ३, १, १, ६; २, ६; ८; २,
३, २; ७; ७, २; ३, १, २; ६, ११; ५,
७, २; ६, ६, २; ७, ७, ५; ७; १२; १२,
४; ८, १८, १; २; ९, २०, ३; १०, २,
१; ४, ३; ११, १, ८; १२, ५, ७; ७, १;
तैआ. १, ७, ६; १३, १; २; २५, ३;
२, ३, १; ६, २; १३, १; ३, १; ७,
२; ८, २; १२, ६; ४, ९, ४; ४१, १; ५;
४२, २; ५; ५, ३, ७; ८; ३; ६, ९, २;
७, ५, १; ७, १; १०, १, २; १४; ६३,
१; जै. १५; २०; ३९; ५५; ८१;
१०१; ११७; १२१; १४१; २१२;
तां. १, ९, ४; ३, १०, २; ५, २, ३; ६,
४, २; ७, ९, ९; १०, ६; ९, २, ९;
१०, १२, ३; १२, ३, १८; ५, ८;
१५, १२, ५; १६, ८, ३; ११, ४; १७,
१३, १८; २०, १, ३; १४, २; १५, २;
१०; २१, २, ७; ३, ७; ७, ३; २४, १,
६; ७; जैउ. १, १, १, ४; २, १, ६; ४;
६, १, १; २; ४; १०, १, २; ११, २, ७;
९; १३, २, ४; ५; १७, ३, २; २, ३, ३,
६; ३, १, ४, २; ८; ३, १, ६; ४, ११,
१, ११; ४, २; ५; २, १; ४, १; ५,
८; सा. १, १, ५; गो. १, १, ६;
१८; २९; ३३; ३९; २, ९; १६;
२४; ३, १४; ५, १७; २४; २५;
२, ३, २; १७; ५, १३; ६, ५;
-क्षम्सहव ऐआ. ५, १, १; श.
४, ५, २, १३; -क्षस्य ऐ. ५, १८;
१९; २५; ऐआ. २, १, ७; शां. २०,
३; २२, २; शांआ. ८, ८; श. १,
२, १, १०; ४, ३, ५, २०; ५, ४, ५,

१४; ७, ४, ३, ३; ८, २, १, १०; ३,
१, ९; २, ३; ९, ३, १, ५; ११, ७,
४, ४; तै. १, २, १, १९; ३, २, १, ३;
९, ६, ५; २०, २; ११, १, ७; तैआ. ४,
५, ६; ७, २; ११, २; ५, ४, १०; ६,
७, ३; तां. २०, १४, २; जै. १०३;
११७; १८२; -क्षा शां. २५, ५;
-क्षा: सा. ३, ९, १; -क्षाणि तै.
२, ८, ६, २; -क्षात् ऐ. १, २३; ४,
२७; ५, ३२; श. ३, १, ३, २५;
२६; ५, ३, २२; ८, १, १२; ६, २,
३, ४; ८; ८, २, १, २; १७; ३, १, १;
११; ४, १, २; २, १५; ५, १, १; ९,
२, ३, २६; १३, ६, १, १०; १४,
५, ३, २; तै. १, २, १, २२; ५,
७, १; २, ३, ९; ३, २, ५, ११; ६,
४; ९, ६; ७, ९, २; तां. १, ३, २; ६,
१०, १६; ८, १, १०; ९, २; जै. ११;
१४; ६९; ९७; ४, १; जैउ. ३,
१, ५, ३; ४, १, ६; गो. १, १, ६;
२, २, ७; -क्षाय श. ३, ६, १,
१२; ७, १, ५; ८, ३, २; १; ३; ५,
२, १३; १४, ३, २, ६; ९, ३, ६;
तै. ३, ३, ६; ३; ८, ७, ३; १७, १; २;
१८, ४; तैआ. १०, २, १; ३, १;
४, १; जै. १८२; तां. १, ९, ४;
-क्षे ऐ. ३, ६; ४, २१; ऐआ. ३,
१, २; शांआ. ५, १; ७, ४; ८, ४;
श. ३, ४, ४; ३; ६, ३, १२; ९, ४,
१२; ६, १, २, ७; १०; २, ४, २,
७, १, २, ७; १२; ४, १, २८; ५, २;
५७; ८, ३, १, १२; २, ९; ३, १; ३;
४, १५; ६, १, ५; ६; ७; ८; ९;
७, १, १९; २०; ९, १, १, ३; ६; २, ३,
१५; ३, १०; १२; ११, २, ३, १; १४,
३, १, ६; का. १, २, १, ९; १०;
तै. १, १, ८, २; ३, २, ७; ४, ९, ५;
२, ५, २, ४; ५, ५; ७, १५; ४; ८, १,
५; ६, ५; ३, १, २, १; ३; २, ७, २; ७,
६, १०; १०, १; ११, १, ९; १२, ७,

† 'अन्तरिक्षाभ्यः' इति मु. पाठः, परं-तैसं. (३, २, ४, ३) तु. 'अन्तरिक्षात्' इति विद्यते स एवाद्भवः ।

२; तैआ. १, १२, ५; २०, १; ४, ११, १; ५, ८, ७; ६, ३, २; तां. ५, ७, ९; १२, ३, १९; जै. १४; ८१; १०१; १४३; १६५; १९७; ष. १, २; मं. २, ४, ६; जैउ. १, १, २, २, ३, २, ९; १०; १०, १, ८; १४, १, ५; ३, १, ५, ४; ३, १, ६; गो. १, २, ९; ३, १४; २, ३, ३; जैआ. ३, १; -क्षेण श. १, २, १, १६; १४, २, १, १७; का. २, १, ४, १५; तै. ३, ५, ८, १; १३, १; तैआ. ४, ८, ४; ५, ७, ८; जै. ३४; तां. १, २, १; १०, १, १; १२, १, ७; ३, १९; १५, ४, ८; १२, ५; ष. ४, ६; ७; गो. १, १, ३५.

अन्तरिक्ष-क्रमण- -म् सा. ३, ९, १.

अन्तरिक्ष-चर- -म् तै. ३, १२, ७, ५.

अन्तरिक्ष-त्व- -म् तां. २०, १४, २.

अन्तरिक्ष-देवत्य- -त्यः तां. १२, १, ८; गो. २, २, ४; -त्यम् तां. १२, १, ८; २, ७; ३, १९; ५, ८; -त्याः तै. ३, २, १, ३.

अन्तरिक्ष-नामन्- -म जैउ. १, ६, १, २.

अन्तरिक्ष-प्र- (√प्रा)- -*प्र तैआ. ४, ७, ५.

अन्तरिक्ष-प्रा- -प्राः तै. २, ८, ६, १.

अन्तरिक्ष-पुत्र- -न्निः तैआ. १, १०, २.

अन्तरिक्ष-भाजन- -नाः ऐ. १, १०; शां. ७, ८.

अन्तरिक्ष-लोक- -कः ऐ. ४, ४; ६, ९; ऐआ. १, २, ३; ४, ३; शां. ८, ९; २२, २; २६, ११; श. ४, ६, ७, १४; १७; ७, १, २, २०; २३; ८, ३, ३, ५; ७, ४, ५; ९, १, १, १२; ४, २, ६; ११, ८, २, १; १२, ३, ४, ७, ४, १, ३; १४, ३, १, ५; २, २३; ४, ३, ११; ष. १, ५; जैउ. ३, ५, २, १२; गो. २, ४, ४; -कम् ऐ. ६, ९; ऐआ. १, ४, ३; २, ३, ३; शां. २, २; ६, १०; ८, ९; ११, २; १४, १; १८, २; २०, ३; २२, २; २५, ७;

श. ५, १, २, ५, ५, १; ८, ३, ४, ८; १०; ९, १, १, १२; ११, ७, ४, १; १३, ५, ३, ९; १४, ३, १, ५; ६, १, ९; तै. ३, ११, १०, १; ष. १, ५; जैउ. ३, ४, १, ५, ५, २, ११; -झाः श. १४, ६, ६, १; -कात् ऐ. ६, ९; श. ६, ३, १, ३७; -के ऐ. २, ३४; ऐआ. १, ४, ३; शां. ८, ८; ९; १४, ३; श. ८, ३, २, १; ३, ५; ९, १, १, ३६; ४, २, ६; तै. ३, ११, १०, १; गो. १, ५, १३; -केषु श. १४, ६, ६, १.

अन्तरिक्ष-सद् (√सद्)- -त्, द् ऐ. ४, २०; श. ५, ४, ३, २२; ६, ७, ३, ११; तैआ. १०, १०, २; ५, १; -दम् श. ५, १, २, ६.

अन्तरिक्ष-सद्य- -म् श. ५, २, १, २२; ४, ४, १.

अन्तरिक्ष-स्पृश- -स्पृश् तैआ. ४, ८, ४; ५, ७, ८.

अन्तरिक्ष-स्थान- -नः गो. १, ५, २५.

अन्तरिक्षा (-क्षऽआ-) यतन, ना- -नः श. ९, २, ३, १५; -नम् ऐआ. ३, १, ३; शांआ. ७, ११; -ना तां. ४, ८, १३; -नाः श. ८, ३, १, १२; २, ९; ३, १; ३.

अन्तरिक्ष-क्षयाः ऐआ. १, ३, ५; ३, १, ३.

अन्तरिक्ष-क्षम- -क्षम् तां. ७, ९, ६; ष. ४, ६; -क्षस्य आ. २, ५, २०; -क्षे आ. २, १, ९; १०.

अन्ति ऐआ. ३, २, ४; श. २, ३, ३, ६; तै. २, ४, २, ३.

अन्ति-तस् (:) ऐआ. ३, १, ६; शांआ. ७, १९; तै. २, ४, ७, ९.

अन्ति-देव- -वः जैउ. ३, ६, ५, ३; अन्तिक- -म् श. १, ४, ५, ३; १३, ८, १, १६; जैउ. २, ५, २, ५; जै. २०, ५; २०, ४; -कात् श. ६, ५, ३; १४; ७, १, ५; -के श. १, ४, ६, २१; १०, ५, २, १७.

अन्ध- -न्धः शां. ६, १३; श. १, ६, १, १६; ७, ४, ६; ११, ७, २, ४; १२, २, ४; तै. ३, ३, ५, २; ११, ५, ३; तैआ. १, ११, ४; ५, ३, ७; तां. २१, १४, १५; गो. १, २, ७; ४, २०; -न्धम् श. १४, ७, २, १३; तै. ३, ४, ६, १; जै. ६३; -न्धम्ऽइव जैउ. ३, २, ४, १; -न्धाः शांआ. ९, ४; श. १४, ९, २, ९; -न्धान् शांआ. ५, ३; -न्धे श. १, ७, ३, ३५; तां. १६, १, १; -न्धेन श. १४, ७, २, १४; तैआ. ६, १२, १.

अन्धा (-न्धऽअ-) हि- -हिः ऐ. ३, २६.

अन्धीगु- -गुः तां. ८, ५, १२; जै. ५६.

अन्धस्- -न्धः ऐ. ३, १५; ४, ६; २९; ५, ४; १६; ६, ११; ८, १; शां. १५, ३; १९, ८; २०, २; २४, २; ९; २५, ३; ११; शांआ. १, ३; श. २, ३, ४, २५; ४, १, ३, १९; १२, ६, १, ५; का. १, ४, १, १९; तै. २, ७, १३, १; ३, १०, ८, १; तां. ९, १, ७; २, १६; १२, ३, ३; जै. ८३; गो. २, ५, ३; -न्धसः ऐ. ४, ६; ऐआ. १, ५, २; ५, २, ३; ३, १; शां. २३, २; श. ९, १, १, २४; तै. २, ६, २, १; ३; तैआ. १, ११, ३; ४, ४२, ३; तां. ८, ५, ७; ९, १, ६; २, १; ११, ४, ३; ५, १; १२, ३, १; ११, ५; १४, ५, ५; ११, २६; १५, ९, १; जै. ५३; ५४; १६८; १९८; सा. २, ६, १; ८, ५; -न्धसा जै. १०१; १६८; -न्धसी श. ५, १, २, १०; जै. २०२; -न्धांसि ऐ. ४, ११; ६, १२; गो. २, २, २२; -न्धसे श. १२, ६, १, ५; -न्धसोः श. १२, ७, ३, ४.

अन्धस्व (-स्वऽव) ती- -ती तां. १२, ३, ३; -त्यः ऐ. ४, ६; शां.

१७, ९; ३०, १; गो. २, ५, ५;
-स्या ऐ. ७, ६.

अन्ध-भ्रा: ऐ. ७, १८.

अन्ध(√अद्)-अम ऐ. १, ५; १३;
१८; २, ४; २४; ३, ४५;
७, ११; ५, ३; १९; २१;
२७; ६, ३; १५; २०; २१; २९;
३०; ३६; ७, ३; १३; ८, १; २४;
२६; ऐआ. १, १, ३; ४; २, ४; ३,
८; ४, १; ५, २; २, १, २; ३, ५; २,
३; ३, १; ४; ४, २; ३; ५, १, १; ५;
२, ५; सां. २, १; २; ७; ३, ७; ७,
१४; ६, २-७; ८; ९; ९, ६; ११, ८;
१२, ३; ८; १३, ६; १४, ३; ४;
१६, ३; ४; २१, २; २२, ६; ८; ९;
२५, १३; २७, ४; २८, ५; ३०, ५;
सांआ. १, ४; २, १; ७; ११; ७, १२;
१३; ६, २; ९, ७; ११, ७; ८; सा.
१, ४, १, ९; ३७, ५, ३, ११; ६, ३,
१७, ४, ५; १४; १५; ९, २, २०;
२, १, १, ३; ३, ८; २, १, ६; ७;
११; २, ४, ३; १३; ४, २, १; ७, ४;
१; ५, १, ६; ३, २, १, १२; ३३;
३, २, ८; ४, २७; २८; ६, १, २; ७, १,
१९; २०; ३, १; ८, ४, ८; ९, १, ८;
९; ७, ३, ३, १२; ४, २५; ४, २, १;
६, ५, ४, ५; ७, १२; ९, १; ३; २२;
५, १, १, २; १६; ३, ३; ७; ४, ३;
४; ६; १०; १२; १५, २५; २६;
२७; २, १, १३; १६; १७; २३;
२, १; २; ३, ४, २, ५, १२; ६, १, २,
११; २५; ३०; २, १, १४; १५;
१९; २, ३५; २, ३, ६; ३७; ३९; ३,
१, १७; १९; २, ४; ३, ३; ४, ३, १०;
५, ४, ९; ६, ३, ३, ५; ६; ११; १७;
७, १, २, १; ३, ७; ८, २, ७, ७, १, १,
३९; २, १; ४; ५; ६; ७; १०; ११;
१३; २, १, १५; २, ५; ७; ८; ११;
१३; १४; १५; १६; १७; ३, २; ३;
४, १३; १४; १५; १६; १७; १८;
२५; ३, १, २९; ४६; ४, १, ४०;

२, १; ९; ३५; ३७; ५, १, १२; १३;
१४; १६; १७; १८; १९; २०;
२१; २४; २५; ३८; ५, २, ६; २,
७; ११; १९; ४२; ४३; ६०;
८, १, १, ३; ९; २, १०; ११;
३, १; ४, ५; २, ३, ६; ४, ४; ३, १,
१३; २, १०; १३; ३, २; ४; ५;
७; ११; ४, ३; ८; १०; ४, ४, ७;
५, १, १६; १७; २, १; २; ३; ४; ५;
६; १२; १७; ३, १; २; ३; ४, ४, ५;
६, १, २०; २२; २, १; २; १३; ३,
५; ७, २, ८; ९; १८; ३, २; ३; ७;
२१; २, १, १, १; २; ४; ६; ७;
१३; २१; ३७; ४०; २, २३; २, १,
४; ११; १२; २, ३; ३, १६; ४०;
४८; ४९; ३, १, २४; २, ३; ४; ३, ६;
१४; १७; ४, १; ४; १०, १, १,
१०; ११; ४, १२; १३; २, २, ७;
८; ६, १६; १७; १८; ३, ४, ४; ५;
५, ६; १२; ४, १, १; २; ३; ४;
१२; १४; १५; १८; १९; २०;
२१; २२; २३; ३, १०; ५, २, १८;
१९; ४, ४; ५; १०; १७; ६, १,
१०; २, ४; ७; १०; ५, ५; ११, १,
३, ३; ४, ४, ५, ३; ६, १९; ८, २; २,
४, ६; ५, ३; ६, ८; ७, ३; १; ६, २, ९;
३, १०; १२, १, १, ४; २, २, ७, ४, ५;
५, २, ११; ७, २, २; ९; २०; ३, ८;
१२; १७; १८; ८, १, २०; २२; ३,
१७; ९, १, १; ११; १६; २, १२;
१३, १, ७, ४; २, ६, ८; ६, १, ९; २,
१; २; ३; ७, १, २; ८, १, १; ४; ९;
२, ७; ८; १४, १, १, १४; ३, १, २३;
२४; ४, १, १८; १९; २, १३; ३,
१; २; ७; ५, १, ३; २, ३; ६; ७,
१०; १, ९; ११, ३; ७, २, २१; ८,
१०, १, १३, १; ३, ९, १, १४; १५;
१९; २, १४; ३, ९; का. १, १, १,
२; २, १, १; १, ४; ५; ८; ४, १; ३;
१०; ३, ३, १; २; ३; ७; ४, ९; ४, ३,
५; तै. १, १, ३, ५; ८, ५; ६; १०,

४; ६; २, १, ११; २५; ६, ५;
३, २, ४; ३, ५; ६; ५, १; ६,
२; ६; ८; ७, ६; ७; ८, २; ३; ५;
१०, ६; ४, ३, २; ९, ४; ६, १, १०;
३, ४; ७, १, १; ३, ५; ६; ५, २; ७,
३; ८, २, २; २, २, ६, १; २; ९, ६;
३, ५, ५; ६; ७, १; ६, १, ३; ३, ५; ७,
९, १; ११, ३; ८, २; ३; ३, १,
२, १०; २, ३, ४; ३, १, ४, ५; ९, १;
७, ४, ६; ८, २, १; ६, ५; १०, ४;
१७, ५; २१, २; २३, २; ९, ४, ८;
८, २; ३; १६, ४; १०, ९, १०;
१०, ४; तैआ. १, ४, १; २४, ४;
३१, ३; २, ६, २; १०, १; ३, ७, ३;
१०, ३; ७, ११, ४; ५, ६, १०; ७,
१२; ९, ७; १०, ५; ११, ६; ७, ५, ३;
८, १, १; २, १; ९, १, १; २, १; ७,
१; ८, १; ९, १; १०, १; १०, ३,
१; १४, १; २१, १; ६, ३, १; तां. १,
३, ६; ७; २, ७, ७; ७, ८, ४; १०,
२; ३; ४; ५; ७; ५, १, ९; २, ७; १३;
३, ३; ६, ९; ८, १; २; ६, ४, ११;
१३; १५; ६, १; ८, ८, १४; १७;
१०, ८; ११, ८, १०; १०, ३; १२,
१, ९; ४, ६; १८; २०; ८, ६; १०,
८; १९; २४; ११, १४; १३, १८;
१३, ७, ८; ९, १३; २१; २७; १४,
३, १९; २२; ५, ५; २८; ७, ७; ९,
८; ३८; ११, ९; १५, १, ५; ३, २३;
३४; ५, २; ३; ११, १२; १३; १६, ७,
५; ८, ९; २, ५; १३, ३; ५; १४, ७;
१५, ८; १७, १, ९; ९; २; १८, १, ११;
१२; १९, २, ४; ४, ३; ४; ८; १०;
९, २; ४; ११, ४; ५; २०, १०, १;
२१, ३, ३; ७; २२, ३, ४; ५, ९, ५;
१०, २; १४, ४; २३, ७; १७, २;
१९, ४; २१, ३; २७, २; २४, ७, २;
१४, ७; १६, ४; २५, १, ४; १४;
२, ३; ३, ३; ६, ३; ष. १, ७; २, १;
२; सा. १, १, ८; ४, ९; २, ३, ६;
११; मं. १, ३, १०; ५, ८; २, ४, १०;

५, ११; ६, १३; जै. ५; ६; १८; ३२; ५६; ६२; ८३; ८६; ८८; १०७; ११२; ११७; १२६; १२९; १३०; १३९; १४०; १४३; १४४; १५७; १६७; १६९; १८४; २०६; २१२; जैउ. १, १, ३, ४; ४, १, ४; ८, १, ९; २, ३; ३, १; ९, २, ५; ११, १, १; २; ३; ५; १५, १, ५; ३, १, ३, ६; १०; १२; १३; ५, १, १०; १३; १६; ६, ४, ६; ४, ८, १, १; ५; ६; २, ६; ९; गो. १, १, ३२; ३३; ३७; ३८; २, ४; ७; १०; ३, १४; १९; २२; २३; ४, ४; ५; २०; ५, ४; २, १, ३; १९; २, ६; ३; २१; २२; ४, २; ५, ४; ६; २; ३; ८; १२; १४; १६; -ब्रम्-ब्रम् ऐ. ५, २८; ऐआ. १, ३, ३; ६; शा. ६, ६, ३, १७; ४, ५; १२, ८, १, २; १३, १, १, ४; ७, १, ९; तै. २, ८, २, १; तैआ. ९, १०, ६; तां. ६, ९, ३; -ब्रम्-इव ऐआ. ५, १, १; -ब्रस्य ऐ. ८, ७; ८; ऐआ. २, १, ३; ४, ३; शां. २, ७; ७, ६; शांआ. १, ४; ६; ४; शा. ५, १, ४, ४; १, ५, २, ६; ६, ६, ४, १; २; ७; ७, ३, १, ४; ८, ५, ३, १; २; ४, १, ४; ९, ३, ४, १, १; १०, ३, ५, १, २; १३; ५, २, १, ५; १२, ७, १, ७; ३, १; ८, २, १, ३; ९, १, १, ४; १६; १४, ३, २, २०; ७, २, २, १; का. १, ४, २, १०; तै. १, ३, २, ६; ३, ४; ६; २, ४, ६, ६; ३, १, १, ४, १; तां. १, ८, ७; १३, ९, २, ७; १४, ९, ३, ८; मं. २, ८, ९; जै. १२६; १६६; जैउ. १, ८, १, ९; २, ७; गो. २, ५, ९; ६, ३; -ब्रस्य-ब्रस्य शा. १३, ७, १, ९; तै. १, ३, ८, १; २; -आ ष. ७, १; -आत् ऐ. ६, ३६; शां. २, ७; शा. १, ९, ३, १, २; २, ५, १, ६; ४, ६, ७, १, २; १०, २, ६, १, ९; १४, ८, १, ३, १; तै. २, ६, २, २; तैआ. ८, १, १; २, १; ९, २, १; १०, ६, ३, १; तां.

१६, ८, ९; जै. १५७; -ज्ञानाम् शां. ६, १४; शा. ८, ७, ३, ७; गो. २, १, २; -ज्ञानि ऐआ. २, ३, १; शा. ७, ३, १, ४; १४, ४, ३, १; २; तै. २, ७, ९, १; २; ३, ८, १, ४, ६; -ज्ञाय शा. ७, २, ३, २; ४; ५, २, ३, २; ९, १, १, ३; १, २, २, ३; २, १, १, १; ३, ४; १०, २, २, ७; ८; -ज्ञे ऐआ. १, ५, २; २, ३, १; शां. २, ७; शा. ६, ७, १, २, १; ७, १, २, ९; २, ३, ३; ५, १, २, ७; २, ६०; १०, २, २, ८; ३, ५, ६; ५, २, १, ८; १९; १३, ८, १, ४; १४, ४, १, १९; २९; ८, १३, ३; का. १, ३, ३, ७; तैआ. ९, ७, १; ८, १; ९, १; जै. १, १४, २, ४; ३, १, ३, १०; १, २; ४, ८, ३, ३; १०; ५, ३; तां. ६, ४, १, ३; गो. १, १, ३, ८; -ज्ञे-ज्ञे शा. ६, ३, २, ४, -ज्ञेन ऐआ. २, १, २; ३, २, ४; शां. २, १; ९, ६; १२, ३; २, ८, ५; शांआ. २, १; शा. २, २, १, १, २; ३, ९, १, ८; ४, ६, ५, ४; ६, ३, १, १, ७; ६, ३, ३; १, ६; १, ७; ४, १; २; ८, १, ५; १, ३; २, ७; ७, १, १, ३, ९; २, २, २; १०; ३, २; ४; ४, १, ३, २, ९; ३, ७; ५, १, १, ६; ८, ३, ४, ८; १०; ५, १, १, ६; ६, १, २, २; ७, ३, ३; ९, १, १, ३; ४; १, ३; १, ६; २, १; २, ६; २, ७; ३, ७; ३, ८; ४०; २, २, ३; २, १, १०; १, १; १, १; २, १; २; १; २; ३; ४; ६; ७; ३, ३, ०; ३, ६; ४०; ४, १; ४, ५; ३, २, ६; ८; १०; ३, ६; ७; १, ४; ४, २; ३; ४; ४, २, २, ६; ३, १, १; १, ४; ५, १, ५, १; ६, ६; १०, ३, ५, ६; ४, १, २, १; ६, २, १, ०; १, १, २, ७, ३, १; १, २, १, १, ४; २, २, ८; ७, २, ९; ३, १, ९; १, ३, १, १, ४; ६, १, ९; का. १, २, १, ९; तैआ. ३, १, २, १; ७, ५, ३; ८, २, १, ९, २, १; १०, ३, ६; १; ३, ७, १; ६, ३; १; जै. ३, २; १, २, ६; १, ८, ४; जैउ. १, १, ३, ४; ५;

गो. १, १, ३, ७; ४, ४; ५; -ज्ञेष् शांआ. ७, १, ४; -ज्ञै: शा. ६, ३, ३, १, ९; १४, ७, १, ४, ३.

अज्ञ-काम-स्थ तैआ. ५, १०, ३.

अज्ञ-काशि(-शिन्→)नी-नी: जैउ. १, ३, १, १.

अज्ञ-जित्-त् शा. ५, १, ४, १०; -न्त: शा. ५, १, ४, १, ५; ५, १, ७; २, ७.

अज्ञ-जीवन-म् शा. ७, ५, १, २०.

अज्ञ-त(-म→)मा-म् ऐआ. १, ४, १.

अज्ञ-द-दा: शांआ. ४, १; २.

अज्ञ-पति-तये ऐ. ७, १, २; -ति: ऐ. १, ६; ८; ७, १, २; शा. १, १, ४, ३, ८; १, २, ७, २, २०; तै. २, ५, ७, २; तां. १, ८, ७; -न्ते शा. ६, ४, ६, ७; तै. ३, १, १, ९, ९.

अज्ञ-पत्नी-त्नी ऐ. ५, २, ५; शां. २, ७, ५.

अज्ञ-पान्-नम् शां. ६, १, ५; -नयो: ऐ. ८, ९; -ने तैआ. ७, ४, २.

अज्ञ-पाश-शेन मं. १, ३, ८.

अन्न-य(√यू)-यू: शा. ६, ३, १, १, १९.

अन्न-पैय-म् शा. ५, १, ३, ३, ४, १, २; ५, २, ५; २, १, १, ३; १, ६; २, १.

अन्न-प्रद-द: शा. १, १, २, ४, ५; ६; -दम् शा. १, १, २, ४, ६.

अन्न-प्रसवीय-म् शा. २, ३, ४, १.

अन्न-प्राशन (प्र√अश्) -नात् सा. २, ७, ८.

अन्न-मय-य: जैउ. १, ९, २, ५; -यम् तैआ. ८, ८, ५, ९, १०, ५.

अन्नमय-प्राणमय-मनोमय-विज्ञानमया(-यसा-)-नन्दमय-बा: तैआ. १०, ५, ७, १.

अन्न-मु(-ख→)खी-म् तैआ. १, ३, १, २.

अन्न-रस-स: शांआ. ५, ५; -सम् शांआ. ५, ७; ८; -सस्य शांआ. ५, ८; -सान् शांआ. ३, ७; ४, १, ५, ६.

अन्न-रस-मैय- -यः तैआ. ८, १,
 १; -यात् तैआ. ८, २, १.
 अन्न-वत्- -वान् ऐआ १, ३; शांआ.
 ११, ६^{१३}; ८^{१३}; तै. ३, १०, १, ४;
 तैआ. ९, ६, १; ७, १; ८, १; ९, १;
 -वताम् तै. २, ७, १६, ४;
 -वन्ताम् तै. १, ३, ७, ३; ८, ४^१.
 अन्न-वती- -वतीम् जै. १२६^१;
 -वत्यः तां. १८, ७, ४; गो. २, ५,
 ८; -वत्यौ श. १, ७, २, ४.
 अन्न-शुभ- -भम् जैउ. १, २, ३, १;
 -भे ऐआ. ५, ३, २.
 अन्न-सनि(√सन्) - -म् ऐ. १,
 १३.
 अन्न-संदेह- -म् श. १०, ५, ३, ८.
 अन्न-स्थ- -स्थः गो. १, ३, १९.
 अन्न-होम- -मः तै. ३, ११, ९, ९;
 -मान् श. १३, २, १, १^१; ५, १, ४;
 तै. १, ३, ८, १; ३, ८, १४, १^१;
 १५, २.
 अन्नाद् (-न्न/अद्) - -द् ऐ. १,
 ६; ८^१; ७, १२; ऐआ. १, १, २; २,
 ३, १^१; शांआ. ११, ६^{१३}; ८^{१३}; श.
 १, ६, ३, ११; १५; १७^३; ३७; २, १,
 ४, २८^१; २, ४, १; ४, ४, १; ६, ३,
 १४-१७; ३, १, १; ४, ६, ९, ६; ५,
 ५, १, १२; ७, ५, १, १२^१; १०, ३, ५,
 ८; ४, १, १०; ११^१; ११, १, ६, १९^१;
 २, ४, ५; ६^१; ७, ११^१; ४, २, ११;
 ३, ८; ६, २, ३; १२, ५, २, ११; १४,
 ४, १, १९; २, १३^१; ७, २, २९; का.
 १, १, ४, २५^१; २, ४, १; ३, ४, १; ६,
 ३, १०^१; तै. १, ३, २, ४; २, २, १०,
 ७; ५, ७, २; ३; ३, १, ४, १^१; ८,
 ७, १^१; २३, २; ९, १०, १^१; तैआ.
 ५, १०, ३; ९, ६, १; ७, १; ८, १; ९,
 १^१; १०, ६^१; ११, ७; २, १; तां. ३,
 १३, ३; ५, ६, १०; ८, १; १२, १३,
 १८; १४, ३, १९^१; ५, २९; १६, ७, ६;
 १७, ९, ३; १९, २, ३; ९, २; ११, ५;
 जै. १७; ५६; १५७; १८६; १९१;

जैउ. १, १६, २, ६; ३, ५, १, १०;
 ८, ११; -इम् ऐआ. २, १, २; ३,
 १^१; शांआ. ४, ९^१; श. १, ६, ३,
 १७; २, १, ४, २८; २, १, १; ६, ३, ३,
 १९; ११, २, ४, ६; १४, ७, २, २९;
 का. १, १, ४, २५; २, १, १; ४, ३; तै.
 १, २, १, २०; २४; ३, ७, ६, १५; १८;
 तैआ. ९, ७, १; -दाः ऐ. ५, २५^१;
 ऐआ. २, ३, १; श. ४, ६, ९, १;
 तै. ३, ११, १, १९; तां. ५, ८, २;
 -दाय ऐ. ७, १२; -दौ का. १,
 ६, ३, १०.
 अन्नादी- -दी शां. २७, ५^१; जै.
 १५७; -दीम् श. १३, २, ६, ८;
 तै. ३, ९, ४, ८.
 अन्नाद्-तम- -मः ऐ. ७, १२;
 ऐआ. १, २, ४.
 अन्ना(दी→)दि-त(म→)मा श.
 १२, २, ४, ५.
 अन्ना(-न्नआ-)द्य- -द्यम् ऐ. १,
 ६; ८^१; २, ४; ३०; ४१; ३, २^१; ४५^१;
 ४, ११; १६^१; ५, ३; २४^१; ३१; ६,
 ८; २९; ३०^१; ७, १२; ३२; ८^१,
 ४^१; ७; ८^१; ९^१; २०; ऐआ. १, १,
 २^१; २, ३; ४^१; ३, ५; ७; ४, ३^१; २,
 १, ७; शां. १, १; २, ३; ३, ४; ६,
 १५; ९, ६^१; ११, ६; ८; १२, ३; ८^१;
 १३, ७^१; १४, २^१; १५, ३; ४; ५; १६,
 ३; १०; १७, ३; १८, ५; १९, ५; ७;
 २०, १^१; २४, ९; २५, १५^१; २७, २;
 ६; ३०, ७; शांआ. १, ७; श. १,
 ४, १, ३; ६; ३, ८; १५; ३७^१; ४,
 १७; ८, ३; १५; ९, ३; १२; २, २, १,
 १^१; ३, ९, १, १६; ४, १, २, ८; ३, ३,
 १२; ६, ७, १२; ९, १; २; ३; ५, १, ३,
 ३; २, २, १२; ३, ४, १६^१; ५, ४^१; ५,
 १, ६; १२; १०, ५, ५, २; ४; ११, १,
 ६; २८^१; २, ४, ६; ७, १०; ४, ३, ३;
 ८^१; ७, १, ३; १२, ७, १, १०^१; २,
 १४; १९^१; ३, ८; १७; १८; १९; ८, १,
 ८; ३, १२; १७^१; १३, २, ९, ४; ८,

१, ९; १४, १, १, ८^१; १४; २, १, १७;
 ३, १, २, ४; ४, १, १८; ३३; ३, ६; तै.
 १, १, ५, १०; ३, ३, ३; ६, ८; ७, ७;
 ८, ३; ६, ३, ४; ४, ५^१; ७, ७, २; ८, ७;
 ८, २, २; २, २, ६, १^१; ५, ७, ३; ७,
 ३, २; ९, १; ३, ७, ६, ६; ७, १३; ८, ६,
 ५; ७; १०, ४; २१, २, ९, ४, ८;
 ५, ३; १६, ४; तैआ. ५, ६, १०; ७;
 १२; ९, ७; तां. ४, १, २^१; ३; ६, २, १,
 ५, १, ९; ६, ६, २; ७, ३, २६^१; ८,
 १०, ८; ९, १०, २; १०, ४, ६; १२,
 २; ११, ५, २६^१; ८, १२^१; १०, ३;
 ११, ७; १२, ७, ६; ८, २; १०, ७; ११,
 २२^१; १३, ११, १, ७; १५; ३, २३;
 २५^१; २५, ५^१; १३^१; १६, ६, ३; ६; ७;
 ८; १०; ७, ५; ९, ५; १३, ३^१; ११;
 १४, ७; १५, ८; १७, ९, २; १९, २, ३;
 ९, २; ४; १८, ३; २०, १०, १; २१,
 १३, ४; ५; २२, ३, ४; ४, ५; १०, २,
 ४; १४, ४; २३, ३, ६; १७, २; २१,
 २; ३; २६, ३; २७, १; ३; २४, १४, ७;
 १६, ४; २५, १, १४; ३, ३; ६, ३; ७.
 १, २^१; ७; २, २^१; जै. २३^१; ५१^१;
 ५५^१; ५६^१; ६२^१; ८८^१; १०१^१;
 १०७; १२६; १४३^१; १४४^१; १५०;
 १५७^१; १६२^१; १६७^१; १८६;
 १९१^१; जैउ. १, ४, ३, ३; १०, १;
 ३; ९; १६, २, ६; २, ४, २, ७; १०;
 ३, २, १, ६; ८; ३, ४; ६; ७; ९; ११^१;
 ५, ८, ११; गो. १, २, २०; ५, ४; २०;
 २, ३, २२; ४, २; ६, ५; ८^१; १२; १५;
 -द्ययोः ऐआ. १, ३, ७; -द्यस्य
 ऐ. २, १; ३०; ५, ३^१; ६, १५; २०^१;
 २१; ऐआ. १, १, ४, २, ३^१; ४; ३,
 ८; ५, २^१; शां. १, १, २; ३; १२, ८^१;
 १६, ३; १०; १७, ३; १९, ५; ७;
 २४, ९^१; २५, १५^१; २७, २; ६;
 ३०, ७; शांआ. १, ७; श. ३, २,
 १, ३, ३; ३, ४, २; ५, २, १, २, ३; ३,
 ४, २; ११, ५, ४, १८; ७, १, ३;
 ३, ३; १२, ७, २, १, ३; ८, २, १६;

१३, १, ७, ४, ६; २, ३; ७, १, २; तै.
 १, २, ३, ४, ६, ५, ६; ३, ८, २, ६, ४,
 ५, ७, ६, ५; ८, २, ३; ३, ३, १, ४;
 ३, ९, १; ८, १, ४, ६; १, ७, ५; १, ८, ३;
 ९, ३, २; तैआ. ५, ४, ३; तां. ४,
 १०, ४; १२, १, ९, ४, ६; १, ८; १, ९;
 ८, ६; १०, ८; १, ९; २, ४; १, १, १, ४;
 १३, ७, ८, १, ४, ९, १, ३; २, १; २, ७;
 १, १, १, ७; १, ३, ३, १, ९; ५, ५; २, ७;
 ७, ७; ९, ८; २, २; ३, ८; १, १, ९; २, ६;
 १, ५, १, ५; ३, ३, ४; ५, २, २; ७, ३, ३;
 १, १, १, २; १, ३; १, ६, ६, १, २; १, ७, ९,
 २; १, ८, ६, ८; १, ९, २, ४; १, १, १, ०;
 २, ०, १, २, ४, ५; २, २, ९, २, ३; २, ३,
 १, ४, ३, ३; जै. २, ३, ३; ५, ६; ६, २, १, ०, १;
 १, ४, ३, ३; १, ४, ३; १, ६, ७; १, ८, ६;
 १, ९, १; २, ०, २; गो. १, ५, ४; २,
 १, १, ९; ६, २; -द्या गो. २, ६,
 १, ६; -द्यात् ऐ. ७, ३, २; तां. २, १,
 ३, ३; ष. १, ७; -द्यानाम् ऐआ.
 १, ५, १; -द्यानि ऐ. २, ४, १;
 -द्याय ऐ. २, ३, ३; ३, ४, ५; ८, ७;
 ऐआ. १, ४, २; सा. १, २, २, ३; ५,
 ४, ५, ६, ४, २, ०; ३, ९, १, १; ४; ४,
 २, ४, २, ३; १, २, २, ३, १, १; का. १,
 १, ४, २, ५; ६, ३, ५, २; २, १, ३; तै.
 १, २, १, २, ०; २, ४; २, २, १, ०; ६;
 ७; ६, ५, ३; ३, ७, ६, १, ५; १, ८;
 तैआ. ५, १, ०, ३; तां. १, ०, ३, ९; ५,
 ८; १, २; १, २, ८, ८; १, ०, १, ०; १, ५,
 १, १, ७; २, १, ३, ३; ष. १, ७; २, २;
 सं. १, ७, ४; २, ८, २; जै. १, १, १,
 २, १, १; ३, २, १, ७; गो. १, ४, १, ४;
 २, २; २, ६, १, ६; -द्य ऐ. ८, ४; शां.
 १, ३, २; १, ५, ५; १, ८, ५; ३, ०, ५; सा.
 १, १, ४, ३, १, ८; १, २, ८, १, २, ०, ९,
 २, १, २; तां. ४, ८, ४, ५, ३, २; ६, ६,
 ३; १, ६, ८, ९; जै. १, २, ९; १, ९, १;
 जै. २, ४, २, १, ०; गो. १, ५, २, ०;
 २, ६, १, ५; -द्येन शां. १, ७, १;
 २, ७, ३; शांआ. २, १; सा. ५, २,

२, १, २; ३, ४, १, ६; १, २, ८, १, २; ३,
 १, २; १, ३, २, ६, ८; का. १, १, १, २;
 तै. १, ३, ३, ३, ५; ६, ६, ८; ७, ६;
 २, ७, २, २; ३, ८, २, ३, २; तैआ. २,
 १, ०, १; ४, ४, १, १; २; ३; ५; ६; ५,
 ९, ७; १, ०, २; ७, ३, ४; तां. ९, १, ०,
 ३; जै. ८, ६; ष. ४, ७; सं. १, ६,
 ३, २; जै. ३, ३, ४, १, ०.
 अन्नाद्य-काम-मः ऐ. १, ५; २,
 १; ऐआ. १, १, २; ३, १, ३; शां. ४,
 ५; १, २; १, ०, १; शांआ. ७, १, १;
 सा. ५, ५, १, १, २; १, १, ७, ३, ३, ३;
 तां. ८, ८, १, ८; १, २, १, ३, १, ८; १, ६,
 १, ३, ५; १, ७, ९, १; १, ९, २, १; २, ०,
 १, ०, १; -मस्य शां. ४, ५; ष. ४,
 ४; -माः ऐ. ४, १, ६; तां. २, ३,
 १, ७, १; २, ६, १; जै. ५, ६; ७, ०; १, ५, ७;
 जै. १, ३, १, २; -माय तां. ८, ८,
 १, ९; १, ०, ७; सं. २.
 अन्ना(-न्नडा-)-यु-युः ऐआ. २,
 ४, ३.
 अन्य, न्यत्, न्या-न्यः ऐ. २, २, ०; ६,
 ६; ७, २, ३; २, ४; ऐआ. १, २, २;
 शां. १, ७, १; २, ६, ५; शांआ. २, ४;
 ३, २; १, २, २, ७; सा. १, १, ३, १, २;
 २, १, ६; ३, १, २, १, ६; ४, ३, ६; ७;
 ७, १, ८; ९, ४, २, ४; ४, ३, ५, ९;
 ५, १, ५; ६, ७, ९; १, ०; ९, १, ७;
 ५, ४, २, ९; ७, ४, १, ९; १, ०, २, २,
 १; १, २, १, १, २, ३; ४, ५, १, ०;
 ५, २, १, ५; १, ३, १, ५, ३, ६; ३, ५,
 ३, ५, २, २, ३; ८, ३, ४; १, ३, ४, २,
 २, २; ३, ३, ०; ६, ७, ३, १; ७, ३, २, ४;
 ९, ३, ३; का. १, २, ३, १, ३; ३, २,
 १, ०; तै. १, २, ६, ३; ७, ८, ७, २, ४,
 १, ८; ३, १, ३, ७, १, ०, ५, ५, ७, ६,
 ९, १, ७, १, २, २; १, ७, १, ८, १, २;
 ५; ६; ९, ३; ३, ५, २, २, ७, १, ६,
 २, २; ७, ९, ५, ९, १, ४, २; ४; १, ५,
 २; तैआ. २, ४, १; ३, १, २, ७, १, ३,
 १, ३, ४, २, २; ५, ४, ६; ८, २, १;

३, १, ४, १, ५, १; १, ०, १, ०, १; तां.
 ५, ७, ६; ९, ५, १, २; जै. १, ३, ७, ७;
 १, २, ७, १, ४, ३; १, ४, ७; १, ६, ०; १, ६, ५;
 जै. २, २, २, ८; ष. १, ६; २, ७;
 सा. २, ४, ७; -न्यत् ऐ. १, १, ९;
 ३, १, १; २, ३; ५, ३, ०; ३, २; ८,
 २, ०; शां. ८, ४; १, ७, ४; २, ३, ७,
 २, ६, ५; २, ७, १; २, ९, ५; शांआ. ३,
 ६; ७, ९; १, ०; १, १; ८, १, १; १, २, ५;
 सा. १, ३, ४, १, ४; ४, १, ३, ८; ६, ४,
 ५; २, १, ४, ६; २, ७; २, ४, ३; ३, २,
 १, ४; ४, ३, १, ४; ४, ४, ५, १, २;
 ३, १, १, १; ४, १, ०; २, १, १, ०; ४,
 २, १, ५; २, ०; ४, २, ३, ७; ३, ३,
 १, १; ४, ३, २; ६, १, १, ३; ४, १, ०; २,
 १, १, ०; ७, ३, २, २; ८, ४, ४, ८, ९,
 ५, १, १, ९; २, ०; २, १; २, ३; २, ४;
 २, ५; २, ६; १, ०, २, २, ३; ४, ६; १, १,
 १, ३, ६; १, २, ४, १, ६; २, १, २; ३, ४;
 ८; ९; ९, १, ४; १, ३, २, ७, ५; ३, ८,
 ६; ५, ४, २, ४; ६, २, १, ८; ७, १, १, ३;
 ८, ४, १, १; १, ३, १, ३, १; ३, १, १, ९;
 ४, २, १; ३; २, ८; ५, ३, १, २, ६; १, १;
 ६, ५, १; ७, ३, १; ८, १, १; ९, २, ८; ७,
 १, २, ३-३, ०; २, ५; ३, १; १, ६-२, ३;
 २, ४; का. १, १, ४, ५; २, ४; २,
 २, ५; ४, ३; ३, १, १, २; २, १, २; ४, २;
 ४, ३, २; तै. १, ४, ७, ४; ८, ७, २, २,
 १, २, ८; ६, ४; ८, ५, ३; ७, २; तैआ.
 १, २, ४; १, ०, १; ३, २, ३; ४, ५, ६;
 १, १, ४; ५, १, ०, १; ७, ३, १, ०;
 १, ०, १, १; तां. ९, ७, १, १; जै. ७, १;
 ९, ३; १, ३, २; १, ६, ०; १, ८, ६; २, ०, ५;
 जै. ४, १, ०, १, ४; ष. १, ३, २,
 २; सा. १, १, ८; २, ९; ६, १; ७, ८;
 -न्यत् ऽह्व ऐ. ७, २; सा. १, ६, ३,
 २, ७; १, ३, ७, ३, २, ४; -न्यत् ऽह्व
 ऐ. ३, २; शां. ३, ०, २; सा. १, ०, ३,
 ५, ६; १, ३, ३, २, ३, ३; तै. ३, ९,
 ४, ३; तां. ४, १, ७, ७; -न्यत् ऐ.
 २, ५, ३, ३, ३, ३, ३, ७; ऐआ. ३, १,

८; शां. १२, ४; १८, १२; २६, ७; शा. २, ४, ४, ४; ३, ३, ४, १४; ४, ३, ६; ७, ५, १, १६; ८, १, ७; ४, ३, ४, ५; ५, १, २, १५; ७, २, १, ९; ४, १, १८; १२, ४, ३, ८; ९; १३, १, ६, ३; ३, ८, ५; ६; १४, ४, २, १९; का. १, १, ४, ५; ३, ४, २; तै. १, ६, ५, ४; २, १, २, ९; ४, ६, ७; ८, ८, १; ९, ४; ३, ३, ७, ४; ५; ७, ३, १; ८, ९, ४; ११, ८, ८; तां. २, ३, ४; मं. २, ८, ८; जै. १००; ११९; १२०; १६०; ष. १, ३; ४, १; ६; -न्यया शा. ४, ५, ३, ३; ७, ४, २, ३६; -न्यस्मात् का. १४, ४, २, १९; -न्यस्मिन् ऐ. १, १५; शा. २, ३, १, २१; १०, ३, १, ९; सा. १, ८, ८; १२; -न्यस्मे तैआ. ४, १०, २; ५, ८, ६; -न्यस्मै शां. १२, ६; शांआ. ११, ८; शा. १, ६, ३, २; ५; ३, ५, १, २५; ८, १, ८; ४, २, १, ४; ५, ५, ४, ३; ६; १३, २, ८, १; १४, १, १, १९; २२; ३२; तै. २, १, ३, ६; ७; जै. १८६; -न्यस्य ऐ. २, १५; ७, २९; शां. ७, ३; १२, ६; शा. १, ६, ३, ३४; २, ५, २, २०; ३, ६, ३, २०; ४, ४, ३, ८; का. १, ५, १, १७; जै. १५; १७; ११३; १२५; १३१; १४७; १७७; जैड. ३, २, २, ३; सा. १, ६, २; ५; ९; ७, २; -न्यस्याः सा. २, २, २; -न्यस्याम् का. १२, ५, १, १३; तै. २, ७, १२, २; ३, ७, १०, ३; -न्यस्यै शा. १, ६, २, ७; ७, १, १०; ४, १, १०; -न्या ऐ. ४, ५; शां. ६, ११; २७, २; का. १, ७, २, १०; ३, २, ४, ६; ३, २, ९; ३, ४, ४, २६; ९, ४, ८; ६, १, २, २५; ७, १, २, ३; ३, १०, ३, २, १३; १२, ७, ३, ७; १३, ४, १, १३; १५; ५, ३, ५; तै. २, ५, ५, १; ६, १०, २; ३; ६; ३, ६, १३, १; ७;

१०, ३; तां. १०, १२, १०; जै. १७४; -न्याः ऐ. १, १; २, १८; २०; ३, ३१; ६, १०; १२; १३; ऐआ. २, १, २; शां. ४, ५; ६, १५; १२, १; शा. २, २, ३, ४; ५, १, ४; २, २; ३, २, २, ८; ४, ४, २६; ६, १, १०; ७, ४, २, १२; ४०; ८, १, ३, ७; ११, ३, १, ३; १२, २, ४, १३; १३, ४, २, ७; १४, ४, ३, ३३; ६, ८, ९; का. १, २, ३, ३; ४, ३, ४, ५, १, २; तै. २, ८, ४, ८; ३, २, ८, १; ३, ८, ११; ७, १, ८; ८, १७, ४; तैआ. ७, ५, १; जैड. ३, १, १, १; ४, ८, १, ६; गो. ३, २, १; -न्याःऽन्याः गो. २, ३, २२; -न्यान् ऐ. १, १०; ४, ११; ६, २; शा. १, ३, ३, १८; ४, ७, ५, ३, ८; ४, २, १३; १३, ५, ४, १२; तै. १, ३, ७, ७; ७, ८, ५; २, ४, ७, १०; ५, ३, ३; ५, ३; ८, ८, ३; ३, ५, ४, १; ६, १३, १; तैआ. १, ३, २; जै. ९५; १५९; १६१; १६७; जैड. ३, २, १, ५; गो. २, ४, १२; -न्यां २ का. ३, ६, ४, ५; -न्यानि ऐ. १, ९; ३, ४७; ४८; ४, १७; २४; २८; ५, १९; २१; शां. २४, ९; शांआ. ७, २२; का. २, १, २, २; ३; ३, ४, १, ७; ५, ३, २३; ८, २, २०; ३, १०; ४, २, ५, ८; १२, २, २, ३; ५, २, ७; १४, ४, ३, ३०; ७, १, ३१; का. १, १, २, १; २, २, १, ४; तै. १, ५, २, ६; ७; ६, ५, १; ३, ५, १; तां. ४, ३, १३; ५, २, ११; १२; ६, ५, ७; जै. ७४; ९६; दै. १, ३; २, ३; ष. १, ३; ५, ६; -न्यानिऽन्यानि शां. २९, ४; ३०, २; शा. १०, ३, ५, २; -न्याभिः ऐ. ६, १; जै. १८८; -न्याभ्यः शा. ४, ६, १, ९; १०; १३, १, २, ९; तै. ३, ८, ७, ३; -न्याम् ऐ. ५, २७; ७, ३; ४; ५; शा. १, ५, १, २; २, ५, ३,

१६; १३, ३, ६, ५; १४, ४, २, २२; ९, ४, १८; तै. १, ४, ३, ४; ५; २, १, ३, ९; ४, ६, ८; ८, ४, ८; ३, ७, २, २; ३; ४; ५; जै. ९७; १७४; -न्यासाम् तै. १, १, ४, ८; जैड. ४, ८, १, १०; -न्यासु तै. १, ६, ७, ५; तां. ४, ६, २३; -न्ये ऐ. १, १४; २०; २, ३६; ३, ३३; ५, २३; ६, १४; ७, ३०; ८, २६; शां. ६, ११; ७, ३; १६, ९; १९, ८; २४, ४; २५, १०; २७, ४; शांआ. ८, १; शा. २, ३, १, १३; ४, ३, १०; ५, ३, १६; ३, २, ३, २२; ८, १, १६; ४, ३, २, २; ४, ३, १०; ५, २३; ५, १, ८; १०, ४, ३, २१; १२, ३, ४, ७-१०; ७, २, १२; ८, १, ६; १३, २, ११, २; ८, १, १६; १४, ८, ४, १; का. १, ३, १, ७; ५, १, ३८; २, १५; तै. १, ४, १, १; ३, ९, ६, २; तैआ. १, १०, ४; जैड. १, १, १, २; २, १, २; ३, १, ३, १४; १५; ६, १, ५; जै. ७४; ९१; १३०; १६८; १७५; १७७; २०९; ष. १, ३; २, १०; ३, ७; -न्येऽन्ये शा. १३, ३, २, २; तै. ३, ९, ३, ३; ९, १; -न्येन ऐ. ३, २२; शां. १०, ५; १६, ९; शा. २, १, ४, ६; ५, २, २०; ३, २, १, ३१; २, ८, ४, १, ७; ५, १, १५; ४, २, ४, १६; १३, २, ३, २, ७, ११; १४, ४, १, २६; ३, २, ४; ३०; का. १, १, ४, ५; ५, १, १७; तै. १, २, ३, ४; ४, १, ५; ३, ३, ८, १०; ८, २२, १; जै. ५०; २१२; -न्येनऽन्येन तां. ४, ४, ११; -न्येभ्यः शा. १, ६, ३, ७; १४, ७, २, ३; ५; जै. ७२; -न्येषाम् ऐ. १, ६; शा. ३, १, २, २१; १३, ३, १, २; ५, ३, ८; १४, ७, १, ३२; तै. ३, ८, १९, १; २; २०, ३; मं. २, ४, १; -न्येषु ऐ. ४, २६; ६, १५;

† 'एता एव तद् देवताः (अन्याः प्रतिष्ठा अन्याः प्रतिष्ठन्तीः) इदं सर्वम् अनु प्रतितिष्ठति' इत्येव साधीयान् पा० मनीयते । तु० G-सूचितो मूपा० टि०, ९ ।

२६; ३६; शांआ. ६, ९; -न्यैः ऐ. ७, ६; श. ४, ५, १०, ७^३; १३, २, ८, १; तै. १, ३, ३, १^३; ३, ७, ३, ५; जै. १७५; ष. १, २; ४, १; -न्यैःऽ-न्यैः ऐ. ४, २७^३; -न्यौ जै. १६८.
 अन्य-क- -केषाम् तै. २, ५, ८, २.
 अन्य-कृत- -तम् तै. ३, ७, १२, २; तैआ. २, ३, १; -तेभ्यः श. ३, ६, ३, ७.
 अन्य-क्षेत्र- -म् तां. ९, २, १.
 अन्य-जन- -नाः गो. १, ३, १८.
 अन्य-जन्य- -म् शां. ९, ४.
 अन्य-तम- -मः शां. २६, ५; शांआ. ३, १.
 अन्य-तर, रत्, रा- -रः ऐ. १, १४^३; श. १, २, १, १, ४, ४, ८^३; ३, ३, ४, ११, ४, १, ४; ४, २, १, ३^३; ४, १, ३, १, ९^३; ११, १, ६, १९^३; १२, २, ३, ७^३; ५, १, ५; का. २, १, ४, १^३; तै. १, २, ६, ७^३; जै. १३१^३; १३२^३; २०६; तां. ५, २, ३^३; गो. १, ३, २; -रःऽइव जै. १३८; -रत् शां. ३, ४; श. १, ४, १, ३; २, ६, १, ७; ३, ३, ४, ८; ४, २, ५, ५; ६; ४, ५, २०; का. १, ६, १, ६; -रम् श. ३, २, २, १४; ४, ४, ९; ४, १, २, ११; २, १, ४^३; ५, ४, ३, २, ५; ११, ५, १, २; तै. १, २, ६, ३; गो. १, ३, २; जै. ५९^३; १९०^३; -रस्य श. १०, ४, २, ४^३; -रा श. ७, १, २, १९; जै. २०३; -रान् तै. ३, ७, १, ६; -रामिः ऐ. ३, ४८; -राम् ऐ. ७, ४; श. ३, ६, २, १०; ८, ३, २९^३; ४, ५, ३, ३; ७, १, २, १९; जै. २०३; जैड. ३, २, ३, १; २; ४, २, २^३; ३; -रे शां. ८, ९; -रेण श. २, ५, २, ३७; ३८; का. १, ५, १, ३३; ३४.
 अन्य-तर-तस् (:) शांआ. ५, ८; श. १, ६, ३, २९; ७, ४, १०; ४, ३, १, १३^३; ४, २, ६; ६, ३, १, ३, ४; तै. १, २, ६, ३.

अन्य-तर-तस् (:) -पक्षस् - -क्षसा शां. ७, ७.
 अन्य-तर-तो (-तस्) ज्योतिस् - -तिः गो. १, ४, २०.
 अन्य-तरतो (-तस्) -दन्त- -न्ता- -न्ताः श. १, ६, ३, २९; ३०.
 अन्य-तर-तो (-तस्) नमस्कार- -राः श. ९, १, १, २०.
 अन्य-तर-तो (-तस्) युक्त- -म् श. ५, ४, ५, २२.
 अन्य-तस् (:) श. २, ५, २, २९; १४, ६, ९, ३४; का. १, ५, १, २६; जै. ४७^३.
 अन्य-तः -क्षुत् (√क्षु) - -त् श. ६, २, ३, ३४;
 अन्य-तः -दृक्षा श. ११, ५, १, ४.
 अन्य-त (-तस्) त्वप् - -स्त्व-जायिन् (√जि) - -यी शांआ. ६, ७; श. १४, ५, १, ६.
 अन्य-तो (-तस्) अ- -क्रमि (-मिन्) - -णी - -णीः तै. १, ६, १, १.
 अन्य-तो (-तस्) घातिन् - -ती श. १, ६, ३, ३३.
 अन्य-तो (-तस्) ज्योतिस् - -तिः श. १२, २, २, १; -तिषः श. १२, २, २, १.
 अन्य-तो (-तस्) इत् (←दन्त) - -दन् जै. १६१^३.
 अन्य-तो (-तस्) दन्त- -दन्ताः जै. २५; १३०.
 अन्य-तो (-तस्) द्वार- -म् जैड. १, ९, ३, २;
 अन्य-तो (-तस्) मुख- -खः श. २, ६, ३, १६; का. १, ६, ३, १०.
 अन्य-तो (-तस्) अ-रण्य- -ण्याय तै. ३, ४, ११, १.
 अन्य-त्र ऐ. १, ३; २, ७; ३, ४९; ७, ३४; शां. १५, ५^३; २९, ५; शांआ. ५, ७^३; श. ३, २, २, २७^३; ५, १, २५^३; ६, ३, २; ५, १, ४, १०; ९, २, १, २१; २२; १०, ४, ३, २१; १२, ३,

२, ७; ९, ३, ५; १३, १, ३, ६; १४, १, १, १; २३; २४; २, २, ५१; ५, ४, ६^३; ७, ३, ७^३; तै. २, ७, ९, १; ३, २, १०, ३; ३, २, ३; ४; ७, ११, २; ८, ८, ३; ९, ४, ४; तां. २४, १६, ४; सं. १, १, १३; जैड. १, १३, १, ३; जै. ११२^३; सा. १, १, १३; ४, १; ३, १, २; गो. १, १, २९.
 अन्य-त्र-मनस् - -नाः श. १४, ४, ३, ८^३.
 अन्य-था ऐ. ७, १; शां. २, ९; श. १, ६; १, ४; ४, ६, १, ९; १०; ८, ४, ४, ३; ६, २, १८; १३, ५, ३, ५; जैड. १, ९, ३, २; जै. १३२; १६३; १६४; सा. १, ५, १५; अन्य-थाऽअन्य-था श. २, ३, २, १४; अन्य-थाऽइव श. १, ८, १, २५; जै. १६४.
 अन्य-था-शीलिक- -कः गो. १, ३, १८.
 अन्य-दात् - -तारम् गो. १, १, ३९.
 अन्य-देव-स्य- -स्यः ऐ. २, १०; ४, २६; -स्यम् शां. १२, ६; -स्याः श. १२, ७, २, १६^३.
 अन्य-द्व-व्रत- -तस्य तैआ. ४, ११, ४.
 अन्य-मनस् - -मनाः ऐ. २, ५; २८.
 अन्य-राष्ट्रीय (-ष्ट्र+ञ) - -यः श. ५, ३, ४, ९; -यम् श. ५, ३, ४, ९.
 अन्य-व्रत- -तस्य श. १४, ३, १, १९^३.
 अन्या (-न्यऽअ-) न्या (←न्य) - -न्या ऐ. ३, २^३; तै. २, ७, १२, २; -न्याम् जै. १८.
 अन्ये-द्युः ऐ. ५, २९^३; शां. २, ९.
 अन्यो (-न्यऽअ-) दर्या (←र्य) - -दर्यावै ऐ. ३, ३७.
 १ अन्यां (-न्यऽअ-) न्य, न्या - -न्यः शां. २, ८; तै. १, २, ३, ४^३; ३, ७, १३, २; तां. ४, ३, ५-८; -न्यस् ऐआ. ३, १, ६; शां. १३, ९; शांआ. ७, १९; का. २, १, ३, १०; १३; ४, १४; १६; तैआ. १, ६, ३, २, ३, ४, ९; ३; गो. २, ३, ४, ९; १०; १५२^३;

—न्यस्मिन् ए. छ, २५; शां. २६, २^३; जैठ. १, १३, २, ३; —न्यस्मै तौ. १, ३, २, १; तैआ. १, ६, ३; तां. ७, २, १; व. ३, ७; —न्यस्य ऐ. छ, २७, ५, ९; शां. २७, ७; तां. २, ३, ७, १०, ५, ३; जैठ. ३, ६, १, १; जौ. ३८; ७४; १२७; —न्यस्यै जैठ. छ, ८, १, ३^२; —न्याम् तां. २छ, ११, २.

२अन्यो(—न्यःSअ—)न्यु, न्या— न्यम् का. १, १, ४, ५; ७; २०; २, १, १५; १७; ३, ४, १, २४; ३, १; ७, १, १, ३८; ४, १, १८; ८, ६, १, १६; १२, ३, १, १^३; ८, २, ३, ०; १२, १, ६, १; का. २, १, २, १०; १२; ४, १४; १६; —न्यस्मिन् शा. ५, १, १, २; ७, १, १, ३५^३; १०, ३, १: ९^३; ११, १, ८, २; ६, २, २; —न्यस्मै शा. ६, ५, २, २२; —न्यस्य शा. ३, ४, २, १; छ, ४, ५, २३; —न्यस्याः शा. ७, ३, ४, २१; —न्यस्यै शा. ५, ३, ४, २१; —न्येन शा. ७, ४, १, २०^३.

अन्यङ्-इवेत-—म् ऐ. छ, १९.

अन्युङ्खन-—नाय शां. २५, ११.

अन्युङ्(ख→)खा-ङ्खा: गो. २, ६, १.

अन्युङ्(ख+यत्→ख्य→)ङ्ख्या-ङ्ख्या: ऐ. ६, १९.

अन्यून, ना-—नम् शा. २, १, १, १३; ११, २, ३, ९; —ना शा. छ, ५, ८, १६; ८, ५, ३, ८; —ना: शा. छ, ५, ८, १६; ७, २, ३, ३९^३; —नेन शा. १२, ३, ५, १३.

अन्युना(—नSअ—)तिरिक्-—कम् शा. ११, २, ३, ९^३; —कैन शा. ११, २, ३, ९.

अन्युनातिरिक्ता(—कSअ—)ङ्-ङ्: गो. २, २, ५.

अप्- अङ्गि: ऐ. १, ३; ३, ३६^३; ७, ५; ८, ७; शां. २छ, ४; शांआ. १, ४; २, १; ९, ७; १३, १; शा.

१, १, १, १४; ३, १२; २, २, २; ११^४; ४, १६^३; ६, ३^३; २, २, ३, ११; ६, २, १८; ३, १, २, १९^३; ३, १, ७^३; ५, १, ३५^३; ६, १, १९^३; ९, ३, २९; छ, ५, ७, ७^३; ७, १, ४, ५^३; ६, ४, ३, १^३; ७, १, १, १३; ८, २, २, ७; ८^३; ९, १, २, २; ३; १०^३; १३^३; २०^३; २१; २२; २५; ४, १, १०; ३, ९; ११, ३, १, ३; ४, ४, ४^३; ५, ३, २, ५; १२, ४, १, ५; ८, ४, २, ३^३; ४^३; ६; ९^३; ८, २, १२; १४, ३, १, २५; ९, ४, २२; का. १, १, १, २^३; २, ३, ९; २, १, ११; ३, २; २, १, २; ८^३; २, ९^३; ४, ३^३; तै. १, १, ३, १२; २, १, ७; ४, ३, ४; ३, २, ८, १; २; ३, २^३; ४, ६; १०; ४; ७, ४, १७; ९, ७, ५; तैआ. १, २७, ५; ३, २, १; ६, ६, १; ७, ५, २; जैठ. १, १, ३, ८; सा. २, ३, २; ६, १०; गो. १, १, ३७; ३९; २, २; ९^३; २, १, ३, ४, ६; अङ्गय: ऐ. छ, २०; ऐआ. २, ४, १; शां. २, ५, १; शा. १, २, ३, १; २, २, ३, ११; ३, ७, ४, ४; छ, २, २, १५; ५, १, ४, ५^३; ६, १, १, १०; १२; ३, ११; ४, २, २; ७, ४, ३; ४; ८, २, २; ३; ७, ३, २, १४; ९, १, २, ५; ४, १, १०; ११, ५, १०; ११, ५, ४, ४^३; ८, ४, ६; १२, १, २, २; ९, २, ८; १३, १, ३, ३; १४, ३, १, २८; ३, २, २, ९; ४, ३, २, ९; ६, ७, ८; का. १, २, ३, ९; ३, ४, १२; २, २, १, १५; तै. १, २, १, ४; २, ३, ९, २; ६, २, १^३; ३, १, ५, ४^३; २, ८, २; १०; ७, १४, १^३; २; ८, २, १^३; ६, ४; ७, ३, १७, ५^३; १२, २, ६; तैआ. १, २, ३, ८; २४, ४^३; ३, १, १; ३, १, ३, १; छ, १०, १; ८, १, १; १०, १, ३; १२; तां. ७, ८, २; ९, २०; जैठ. १, १८, ४, १४; गो. १, १, २९; अप्-इति गो. १, १, २९; अप्- ऐ. १, २२; २, २०^३; ३, १८^३;

छ, २०^३; २९; ३१; ५, १; ४; ६; १२; १६; १८; २०; ७, २९; ऐआ. १, २, १; २, ४, ३; शां. २, १^३; २; ४; ३, ६; ८; ९; ६, १४; ८, ६^३; ७; १२, १^३; २; १३, ७; १५, ३^३; १८, ९; २०, ४; २१, ४; २३, ८; शांआ. १, ८; १०, ७; ११, १; शा. १, १, १, १^३; १२^३; १४; १६; १७; १८; २, ५; २, ३, १^३; ८; ३, १, २, ५; ६, ४, ५; ७, १, १८; ४, १७; २, १, १, ३; ४; ५; ३, १, १६^३; २, १४^३; ६, १, ४८; ३, १, १, २, २, १, ७^३; ३, १, ७^३; ७, ४, ४; ९, ३, १२; १८; छ, ४, ५, १^३; ३, ५, २, १४; ६, ७, १२; ७, ३, ४, १^३; ३^३; ४; २२^३; ६, १, १, ९; १०; ४, ८^३; ३, १, १०; ४, ३, १; ३, ५, १, १२; ८, २, २^३; ६^३; ८; ११; ७, २, ४, ७^३; ८-११; ३, १, ९; २०; २, १४; ४, १, ६; १३; ५, २, ४०^३; ८, २, ३, ६^३; ३, ५; ६; २, १, १९^३; १०, १, ३, ३^३; ६, १, ५; ११; ११, १, ५, ३^३; ६, १६; २४; ७, २; ५, ३, ४; ७^३; ४, ५^३; ९, ६; ६, १, ११^३; १३; ७, २, १; १२, १, ३, १, ३; ४, २, ८; ५, १, ८^३; २, १४; १५; ८, १, ८; ९, २, ९; १२; ३, ७; १३, १, १, ४; २, ७, १३; १४; १५; ८, १, ९; ४, ५; १४, १, २, ८; ३, १, १४; २७; ६, ७, ८; ९, ४, ५; का. १, १, १, २; ३; ३, १, ५; ९^३; ६, १, ३०; २, ८; ३, ५; २, १, १, १^३; ९; ११-१४; ३, २; २, १, १५^३; २१; तै. १, १, ३, १; ४, ३, ३; ६; ५, ५; ९, ९; १०, ५; ८, २, ५; २, १, ४, ९; ३, ९, २^३; ४, २, ९^३; ७, ५; ५, ४, २; ८, ६; ६, ६, ५; ९, १; ७, १७, ३; ८, १, ६^३; २, ८; ३, १; ६; ६; ४, ८; १२; ३, २, ४, १^३; २^३; ३, ५, १^३; ११; ८, १; ४; १०; ३; ४, ५; ६; ६, २; १०, ४; १०, ९, २; ११, ५, ३^३; तैआ. १, १, १; ८, २; २१, १, २, ४; २, ५, २; २, १०, १; १३, १; छ, ४, २, ४; ५, १, ४^३; ८, ९, ९, ५;

† 'अपोच्छयन्ति' इति पुण्यपत्तनसंस्करणे समाहृतप्रमादः पाठः । †† केचित् 'कर्मणि' इत्यर्थमाहुः ।

६, १, ४, ७, ३, ९, २; तां ७, ९, ३;
 ६, ९, २, २; ७, ८, १, ८, ७, ८, २, ९,
 ३; १३, ४, ८; १४, ५, १५; १८, ९,
 १; ष. १, ५, ३, १; ४, ५; मं. १, ६,
 २६; जैज. ३, ६, १, ७; सा. १, ४, ११;
 गो. १, १, ३; १६; २०; ३९; २, २; २५;
 ५, १९; अप. ऽह्व वा. ४, २, ४,
 १८; अपाम ऐ. २, १९; ८, ६; ७;
 ८; ऐआ. २, १, ७; शां. १, २; ५;
 २, ७; २१, ३; सा. १, १, १, २१; ३,
 ३, ३; १८; ४, २, १, १, १, २, ७;
 ३, ४, १; ६; १०; ११; १५; १७; ५,
 १९; ४, १, १७; २, ४; ५, १, ५, ३, १;
 ६; ६, १, ३, २, ४, १, ८; ३, २; ४,
 ८; ५, ४, ५; ८, २, ४; ७, ४, १,
 ९; १३; २, ६; ५, १, ८; ९;
 ११; २, ४; ४; ४; ४; ४; ४;
 ५०; ५; ५; ५; ५; ५; ५;
 ५; ६; ६; ८, २, १, १०; ९, १, २,
 २७; २८; ४, ३, ९; १०, ५, ४, १, ५; ६,
 ५, २; ११, ५, ३, ७; ६, १, ११; १२,
 १, ३, १३; ४, ४, ४; ७, ३, ३; ४; ८,
 १, ४; २, १३; ९, २, ४; ९; १३, १,
 ३, ३; १४, १, २, ९; २, २, ५३;
 ५, ४, ११; ५, २; ७, ३, १२;
 ९, ४, १; का. १, १, १, २, ४, १, ९;
 २, १, १, १४; तै. १, ३, ९, २; ३; ५,
 १, ४; ७, १, ७; १, ५; २, ४, ७,
 ८, ५, ८, ११; ६, ४, ६; ७, ७, ७; ९,
 ५; ३, २, ३, ६; १०; ५, ७, १; १२, १,
 ७, ४, ७; ६, १; ९, १; १४, २; ३;
 ८, ६, ४; १७, ५; ११, १, ४;
 तैआ. १, २, २, १; २; ३; ४; ५; ६;
 ७; ८; २३, ३, २४, १; २५, १; २;
 २, ११, १; ३, ११, ९; ५, १०, ४;
 ६; ६, ३, १; १०, १, १५; तां. १, २,
 ५; ६, ८; ७, ८, १२; १२, ६, ८;
 १३, १०, ५; १४, ५, १५; २०,
 १४, २; आ. १, १५१; ५४४;

२, ५, ७; १७, ३; जैआ. १, १५१;
 ५४४; २, ३; जैज. १, १, २, ४;
 ७; ८, १, ९; २, ३; ७; ११, २, ६;
 ३, २, ४, २; ष. ५, ५; मं. १, ७, २; ५;
 सा. २, ७, १३; गो. १, १, २; २९;
 ३९; २, ९; ४, १०; अप्पु ऐ. १, ९;
 ३, ६; ७, ७; १३; २६; ऐआ. ३, २,
 ३; शां. २, ४; ५, ४; १२, १; ३;
 १६, ७; १८, ८; १०; ११; २७, ६;
 शांआ. ६, २; १०; ८, ४; सा.
 १, ३, १, २५; ३, ८, ५, ९; ५,
 १, ४, ६; २, २, ५; ६, १, १, १२;
 २, १, ८; ३; ७, १, १७; ४, ३; ५;
 ८, २, ३; ४; ७, १, १, २३; ४, १,
 ८; ३०; ३, १; ८, २, ३, ८; ९, २, १,
 ८; १९; ३, १, २०; १०, १, ३, ३; ५,
 ४, ३; ६, ५, ३; १२, ४, ४, ४; ५, २;
 १४; ८, २, १२; ८, ३, १५; ९, २, ५;
 १३, २, ७, १०; ३, ८, ५; ६; १४, ३,
 १, १४; ५, १, ८; ५, २; ६, २, १३; ६,
 १; ७, ८; ९, १७; २३; का. १,
 १, १, ३; तै. १, १, ६, १; ३; ३, २,
 ७, ५, २; ३; ६, ५, ६; ८, २, १; २, २;
 ९, ४; ४, ५, ५; ५, २, १; ८, ६; ६, १,
 २; ४, ६; ७, १६; ४; ८, ३, २; ७; ६;
 ३, ७, ३, ४; ५; १२, ६; ८, १७, ५;
 ११, १, ६; १२, २, ६; ६, २; तैआ.
 १, ८, १; २२, ७; ८; ९; २६, ७; २, १९,
 १; ५, ७, ११; ९, ५; ९, ८, १; १०, १,
 १३; तां. १, ६, ११; ७, ७, १९; ९,
 ११; जैज. १, २, ३, २; ९; १०; ११,
 २, ४; १३, २, ७; १४, १, ४; १८, ४,
 १४; ष. ४, १; मं. १, ७, १; २, १, ५;
 सं. १; सा. २, ३, ८; गो. १, १,
 ३; ४; ३८; २, २; ९; ३, १४; ५,
 २४; २, १, २, २; २, १२; ३, २; ४, ६;
 आप: ऐ. १, ३; ७; ८; २, १६;
 १९; २०; ३, ६; ४, २५; ५, २७;
 २८; ७, ३; ५; ६; ८; ५; ६; ७; ८;

१३; १७; १८; २०; २७; ऐआ. १, ३,
 ५; २, १, ७; ८; ३, १; ३; ४, १; ४;
 २, ६, १; ५, १, १; शां. २, १; ३, ६; ७;
 ८; ९; ५, ४; ७; ६, २; १४; ७, ४; ८,
 ६; ७; १०, १; ११, ४; १२, १; २;
 ३; ८; १३, ४; १५, ३; १६, ७;
 १८, २; ८; १०; २४, ४; ५; २५, १;
 शांआ. १, ४; २, १; ७, २, २; ९, ७;
 १०, १; ७; ११, २; ५; ६; सा. १,
 १, १, १; १२; १७; १८; २०; ३, ५;
 ७; २, २; ३; ४, १६; ५, २०; ३, १,
 ३; ७, १, २; ०; ४, १७; ९, ३, ३; ४;
 २, १, १, ३; ४; २, १, १; ६, २, १८;
 ३, १, २, २; ६; १०; ४, १५;
 ३, १, ७; ३, १८; ५, १, ३; ४,
 १९; ६, १, ७; १९; ८, २, ३;
 ४; १०; ३, २०; ४, ११; ५, १; ३;
 ११; ९, २, १; १०; १४; २५; २७;
 २९; ४, ७; १४; १६; २५; ४, ३,
 १३; १५; ५, १; ९; २०; २१; ५,
 २, १४; ५, ३, ४, १; ३; ६; ७; ९;
 १०; ११; १२; १३; १४; १५;
 १६; १७; १८; १९; २०; २१; २३;
 ५, १०; १६; १९; ६, १, ९; २,
 ३; ४; ३, १; २; ११; ४, ८; ३, १,
 ९; १०; ३, ४, ३; ९; ४, २, २;
 ५, १; २; ५, १, १; ७, ४, ४;
 ५; ८, २, २; ३; ७, १, १, ३; १४;
 १५; २२; २४; २, १, १७; ३;
 २३; ४; २; १०; ३, १, ९; २०; ४,
 १, ६; ८; १३; २, २१; ३; ५; १;
 ११; ३१; २, १८; ४०; ४१;
 ४२; ४३; ४४; ४५; ४६; ४७; ५०;
 ५४; ५५; ५६; ६०; ६१; ८२, २, ८;
 ३, ५; १३; ३, २, ५; ६; ५, २, ४; ६;
 १२; ६, १, १९; ७, ३, २; १९, १, २,
 २; ४; ५; २१; २२; ३३; ३, १,
 १९; २०; ४, १, १०; ३, ९; ४, १३;
 १०, १, ३, २; ३, ६; १६; १७; १८;

† 'आपः' इति भाष्यमु.पा. चिन्त्यः । ‡ इत्यत्र प्रथमस्थल 'अपः' इत्यस्य स्थान 'आपः' इति मुपा. चिन्त्यः ॥
 § मुपा. स्वरश्चिन्त्यः ॥

३, २, १३; ४, ४; ४, ५, २; ५, २, ६; ४, १; ३; ८; १४; १५; ६, ५, १; २; ११, १, ६; १; १६; २४; ३, १, ३; ४, ४, १; ५, ४, ५; ७, १०; ९, ८; ६; १, ११; १२, १, ३; १३; ४, १, ५; ८; ५, २, १४; १५; ८, २, ३६; ३, १५; ९, २, ४; ५; ६; ७; ३, ७; ८; १३; १, १, ४; ८, १, ९; १३; ३, ५; ४, ५; ६; १४, १, १, १४; २, ९; २, २, ५; ३; १, १, ३; १४; २५; २७; २, १३; ४, ३, २०; ५, २, ३; ५, २; ६, ६, १; ७, ८; ९, १७; २३; ८, ६, १; ९, १, ३; २, १४; ४, १; का. १, १, १, २; २, ३, ९; ३, १, ९; ६, २, ८; २, १, १, १; ९; १२; १३; १४; ३, २, ५; २, १, २; ८; २, २, ९; ३, २, ०; ४, ३; तै. १, १, ३, ५; ८; ६, २; २, १, १; १८; ४, ३, ३; ६; ८, ३; ५, १, १; ७, ६, १; ३; ८, ९, १; २, १, ५, १; २, ९, ३; ३, ६, १; ४, ३, ११; ६, ७; ५, ३; ३; ४, २; ५, २; ८, ५; ६; ६, ६, २; ३; ४; ७, १५, ४; ८, ३, ४; ९, ३; ३, १, २, ३; ४; ५, ४; २, ३, १२; ४, १; २; ३; ५, १; २; ३, ४; ८, १; २; ३; ९, १४; १५; ३, २, १, ४; ५; ६, १; ३; ९, ४; १०, ३; ७; ३, ४; ५; ४, २; ६, ४; २०; ७, ६; ८; ९; १२, ६; १४, १; ३; ८, २, १; ६; २; १७, ५; ९, ७, ५; १०, ८, ६; १२, १, १; २, ६; ९; तैआ. १, १, ३; ८, १; १; १६, १; २१, ३; २२, २; ३; ४; ५; ६; ७; ८; १२; २३, १; ४; ८; २४, १; २; ४; २६, ४; ५; ७; २७, ६; ३०, १; ३१, ६; २, २, १; ३, १; ३, ६, १; ८, १; ९, २; १०, ३; १४, २; ४, १, ७; ८; ४, २, ४; ५; ५, ९, ११; १०, ६; ६, ४, १; ५, २; ११, २; ७, ३, २; ४, ३; ७, १; ८, १, १; ९, ८, १; १०, १, २; ११; १२; १४; १५, १; २२, १; २३, १; २७, १; २८, १; तां. १, २, ९; ७, ९, २०; ८, ७, ८; ९; ९, ९, ४; १३, ४, ८; ९,

१६; २१, १०, २०; ष. २, ४; ५; ६; ७; १०; ३; १; जैउ. १, १, २, ७; ६; २; २, ३, २; ९; १०; ११; ८, १, ९; २. ३; ९, २, ५; ११, १, ५; ९; १०; २, १; १८, १, १; ४, १४; ३, १, १, ११; २, ५, ९; ४, ३, ६; ९; ५, २, ४; ६, ४, ६; ४, ११, १, १; ९; १२, १, ३; ४; २, १; मं. १, २, १५; ६, ३; सं. ५; गो. १, १, २; २९; ३७; ३८; ३९; २, ९; १६; २२; २४; ३, १; १४; ४, १०; ५, २५; २, १, ३; २२; २५; ३, २; ४; ६; आपःऽइव शा. ४, २, ४, १८, ० आपः ऐ. ८, ६; २७; शां. ११, ४; ८; शा. १, १, ३, ७; ३, २, २, १९; ८, २, ३; ९, ३, २५; ४, ५, २१; ५, १, ४, ६; ६, ८, २, ३; तै. ३, ७, १२, ६; ११, १, ५; मं. २, ८, ५; -आपाः ऐआ. २, १, ८; शा. ३, ४, ३, २, २. आपोदेवत्य-आपोमय-आपोहिष्ठीया- आपोरेवती-अ.द्र. अपाम् (नपात्) शां. २६, १३; शा. ३, ९, ३, २५; ४, ४, ५, १२; तै. १, ३, ५, ४; ७, १०, ६. अपो(-पःऽन-)-नप्लीय, या(-प्लु+छ)-यम् ऐ. २, १९; -या ऐ. २, १६; तां. २१, १४, १५; २५, १०, १५. अप्व(-प्ल्व)-म् गो. १, १, २. अप्व्य(-प्ल्वयत्)-प्याः तै. २, ८, ६, ४. अपसरस् अ.द्र. अप्सु-क्षित्-तः अ. ४, २, २, ९. अप्सु-चर-म् शां. २०, १; तै. ३, १२, ७, ३. अप्सु-ज्ज-जः तै. ३, ८, ४, ३; १९, २; २०, ४. अप्सु-ज्जा-जाः अ. ७, ५, २, १८; १३, २, २, १९; ७, १०; ३, १, ३. अप्सु-मत्-मते ऐ. ७, ७; शा. १२, ४, ४, ४; तैआ. १०, १, १२; -मन्तौ शां. १८, १०.

अप्सु-मृती-तीभ्याम् शा. ९, ४, ४, १३. अप्सु-योनि-निः शा. १३, २, २, १९; ७, १०; ३, १, ३; तै. ३, ८, ४, ३; १९, २; २०, ४. अप्सु-षुद्-दः ऐ. ८, ६; -दम् शा. ५, १, २, ५; तै. १, ३, ९, २; -द्दे शा. ९, २, १, ८; ९. अप्सु-षा(√सन्)-या तैआ. १, १२, ५. अप्सु-षोम्-माः शा. ४, ४, ३, १३. अप ऐ. ८, १०; शा. १४, ३, १, १९; तै. ३, २, ५, १; तैआ. ४, ११, ४; ५, ९, ७; जै. २०८; मं. १, २, ५; सा. २, ८, १. अप-कीर्तित(√कृत)-म् गो. १, २, ५. अप√कृ, अप्करत् तै. ३, ७, १०, ५; अप... (करत्) तै. ३, ७, १०, ६. अप√कृष्व, अपकर्षन्ति जैउ. ३, ३, ४, २. अप-कृर्त्-वन्तः तै. १, ५, १, ५. अप√क्रम्, अपक्रामति शा. ३, ६, १, ३; ४, ६, ९, ४; ५, ४, ३, ११; १२, ४, १, १०; ७, २, १; १३, १, ५, १; २, ९, १; तै. २, ३, ४, १; २; ३; ४; ५; ६; अपक्रामति शा. ३, ८, ३, १५; ४, ५; ५, ४, ३, २; जै. ४२; १४२; १४६; तां. ९, ५, ६; अप...क्रामति शा. १२, ७, २, १; १३, १, ५, १; २, ६, ९; ९, १; तै. ३, ९, ७, १; १४, १; तां. १६, १३, ३; अपक्रामन्ति शा. ३, २, २, २३; १३, २, ६, ७; ८, ५; ९, ९; तै. १, ४, ४, ८; ७, १; ३, ९, ४, ७; ६, १; जै. ४१; तां. ९, १०, २; १२, ४, २५; अप...क्रामन्ति शा. १३, १, ७, २; २, ८, ५; ९, ९; ५, २, १०; १४, १,

३,३२; तै. ३,८,१०,३;४;९, ४,
५;६;६,१;२;७,५; अपचक्राम श.
१,१,४, १; १५; १६;२,३,६;५,
२,६; २, २,४,४; ३, ४,१,१७;
२१;४,४,१,१६; ५,२,३,८;४,३,
२;५,१;९,५,१,१; १४, १,१,७;
अपचक्रामतुः श. २,५,२, २; का.
१,५,१,२; अपचक्रामुः श. २, ५,
२,२; का. १,५,१,२; मं. २, ५,
१०; अपचक्रामिष्यामः जै. १३६;
अपचक्रामत् तां. ६, १,४; ५, १०;
अपाक्रामत् ऐ. ४, २६; शां.
१, २; श. २,३,४, २; ३; ४;
५; ३, ९, २, २८; ४, ६, ९,२;
१३, १, १, ४; तै. १, १,२,२;
२, १, २, १; २, २,२; ५,८, ५;
३,४,१;३; ४; ५; ३, ९, १, १;
तैआ. ५,१,२;३;११, ३; तां. ६,
७,५;१८;७,५,६; ११,५, १०;८,
८;११;१२;१३, ५, १३; १४, ३,
१०; १८, ९, १; जै. ४२; १३६;
१४२; १८०; अपाक्रामताम् तै.
१,३, १,१;२,२,२, १; जै. १७;
अपाक्रामन् श. ४, १,४,८; १३,
१, ७, १; तै. १, ६, ४, १; २,
२, १, १; २, २; तैआ. ५,२, १;
तां. ६, ७, १९; ७, ५, २; १०,
१३;१५,५, ३५; १७,१०,२;२०,
३, २; जै. ४१;५१;१३६;१८२;
१८५; १९०; अपक्रामेत् श. १,
५,३,६;७;३,५, १,१७; जै. ४२;
१४२; अप...क्रामेत् श. १३, १,
५, २; ३; ५; तै. ३, ९, १४, २;
अपक्रामेयुः श. ६, ६, ३, ३;
अपक्रामेयुः श. ४, ३, ३, ११; ६,
६,३,३; जै. ४१;५१; अपक्रामिष्ट
जै. १८२; अपक्रामीत् तै. ३,
७,५,५; अपक्रामीत् जै. १८०;
अपक्रामीः जै. ९६.
अपक्रमयति तां. १२,४,२५.
अपचक्रामिषति श. ४,६, ९, ३;

५,१६; अपचक्रामिषन्ति श. ४,
६,९,३; अपचक्रामिषाञ्च द्वार श.
४,६,९,१६; अपचक्रामिषत् श.
४,६,९,१; अपचक्रामिषन् श.४,
६,९,१.
अप-क्रम- -नात् श. ४,३,३,११;
अप-क्रमण- -न् श. १, २,५, ८;
९;२,२,३,८;३,५,१,१५; ११, १,
५,४.
अप-क्रमितुम् श. ३, ५, १, १७.
अप-क्रमितोः जै. १४४.
अप-क्रम्य ऐ. २,३;४,५; श. ४,
३,३,६; अप-क्रम्यऽइव श. ३, ८,
५,११.
अप-क्रान्त-न्ता- -न्तः जै. ४२;
-न्तम् जै. १८०; -न्ताः शां.
२३,२; -न्तौ तां. ६, १०,५; ७,
६,१२.
अप-क्रान्त-तेजस्- -जांसि गो.१,
१,२८.
अप-क्रान्त-मेघ- -घाः श. १,२,
३,९.
अप-क्रान्तमेघस्- -सः का. २,२,
१,२२.
अप-क्राम(त्→)न्ती तां. २,
१३,२.
अप-क्रामम् (णमुल्) जै. १४३;
-मम्ऽइव जै. १०१.
अप-क्रासु(क→)का तां.१८,५,१६.
अप०क्री, अपक्रीणीयात् श. १४,
९,४,७.
अप०क्षि, अपक्षीयते श. १, ६,३,
२४;७,२,२२; २,१,३,१;४,४,८;
१५;१८;अप...क्षीयते श. ८,४,
१, १०; १४, ४, ३, २२; २३;
?अपक्षीयति तैआ. १, १४, २;
अपक्षीयस्व श.१४,९,१,१९;अप-
क्षेष्ठाः शांआ. ४, ९; तैआ. १,
१४,२.
अप-क्षय-भाज्- -जः शां.५,६.
अप-क्षीयसा- -यम् तां. २५,

१०, ८; -णस्य श. १०, ४,
२,१७.
अप-क्षीयमाण-पञ्च- -क्षम् श.१४,
९;१,१९; -क्षस्य श. ११,१,७,४,
-क्षात् श. १४,९,१,१९.
अप०क्षे,अपक्षायति तै. ३,७, १,३;
अपक्षयिते तै. ३,७,१,३;५.
अप०गम्,अप...गच्छन्ति गो. २,
२, १६; अपगच्छतात् तैआ.
१०,१,१३; अप...गच्छेत् ऐ. ३,
१९.
अप-गमन- -ज् जै. १७.
अप-गर-अभिगर-, द्व.
अप-गह्म- -म् तै. ३,४,१४,१.
अप०गा, अपगात् श. २, ३, ४,
२६; का. १, ४,१, २०; अपगाः
ऐ. ७,१७.
अप०गूह, अपगूहन्ति जै. १८५;
अपागूहत् तैआ. १,११,३.
अप०गौ,अपगायत् गो. २,२,१४.
अप०ग्रह,अपगृह्णाति श. १, ८,३,
१६.
अप-गृह्य श. २,५,२,४२; ४, १,
३,१९; ३,५,१२; का. १, ५, १;
३७.
अप-घाटलीका जै. १६५.
अप-घाटिला- -लाभिः तां.५,६,८.
अप-घात(√हृत्)- -तः श. ११, ५,
५,१.
अप०चाय्(→चि), अपचायन्ति श.
३,४,१,३;अपचायन्ति तै.१,१,२,
२; जै.१३३; अपचायाञ्चकुः जै.
१३३; अपचायन् तै. २,७, १८,
१; जै. १८; १३३; अपचायेयुः
तै. २,७,१८,२; जै. १८.
अप-चित- -तः श. ३,४,१,३;४;
६; तां. १९, ९, २; -त्सु जै.
१३४; -त्सु जै. १३४.
अप-चित-तम्- -तः तै. ३,८,७,
२; -त्सु तै. ३,८,७,
अप-चिति- -चितिः ऐआ. १,२,४;

४,३; शा. ११, २, ७, १०; १२, ७, १, ९; तै. २, ६, ५, ५; ३, ७, ७, ८; १२, ९, ५; तैआ. ३, ९, २; जै. १३३; तां. १२, ८, १; ९, १; २५, १८, ४; जैउ. १, ४, ३, ३; १२, ५, ५; -चितिम् ऐ. ८, २६; शांआ. १२, ३; शा. ३, ४, १, ५; १२, ७, २, १४; तै. २, ६, १४, ६; ३, ८, ७, २; तैआ. ५, २, १२, ४, ८; जै १३३; तां. १२, ८, १, २; ३; ५; ९, १; ३; जैउ. १, १२, ५, ५; व. ४, ३; -चितोः शा. १०, ६, १, २; जैउ. ४, ६, १, ३; जै. ६; -चितेः जै. १३४; -चित्वा तां. १२, ८, १; -चित्यै ऐआ. १, ४, २; शा. १४, ४, ३, २२; मं. १, ७, ४. अप-चिति-काम-मः तां. १२, ८, १, ९, १. अप-चिति-मत्व-मान् शा. ११, २, ७, ११; जैउ. १, १२, ५, ५. †√अपचित्य, अपचित्यति तैआ. ६, ५, ३. अप√चित्, अपचेतुयाते शा. १, ८, ३, २२; तै. ३, ३, ९, ६. अप-चेतस्-तसः तै. ३, ११, १. अप√च्छिद्, अपच्छिनत्ति शा. ३, ६, ४, ११; अप...छिनदै जै. १६०. अप...अच्छिन्दत् जै. १६०. अपच्छिद्यते ऐ. १, १३; शा. ३, ७, १, ९; २४. अप-च्छिद्-दृड्वा शा. ५, ३, ४, ९; तां. ११, ११, २; १३, ६, २; १४, ६, १; १८, ६, २३. अप-च्छिद्य ऐ. ५, १०; शा. १, ५, १, ३. अप√जन्, अपजश्चिरे शां. २८, २. अप√जि, अपजयति शा. १०, ५, १, ४; १३, ३, ५, १; ३; ३; १४, ४, ३, ६;

तां. १६, ६, ५; जै. १४४; अप-जयति शा. १०, १, ४, १४; अप... जयति शांआ. १३, १; शा. १०, ६, १, ४; ५; ६; ७; ८; ९; ११; ५, ८; ११, ३, ३, ७; ४, ३, २०; १२, ३, ४, ११; ९, ३, ११; १२; १४, ४, ३, ६; ६, २, १०; ३, २; तै. २, १, ६, ५; ३, १०, १०, ५; ११, ८, ६; तैआ. १, ८, ७; १२, १४, १; १९, १; तां. २५, १५, ४; अप... (जयति) शा. ११, ३, ३, ७; अपजेयतः जै. ६; अपजयत् तै. २, १, ६, ५; ३, १२, ५, ४; अप...अजयत् तै. ३, ११, ८, ५; अपजयन् शा. ३, ६, १, २८; अजाजयन् शा. ३, ६, १, २९; ४, ३, ४, २०; अप...अजयन् तां. २५, १५, ४; अप...जयेम तै. २, ४, ७, ५. अप-जय-म् ष, २, ३. अप-जिति-म् तै. ३, ११, ८, ५. अप-जिघांसत्, -अप-जिघांसमान-, अप-जिघांसु-, अप√हृद्. अप√तक्ष्, अपतक्ष्णुवन्ति शा. ३, ७, १, ८. अप√तम्, अप...अतानिष्टाम् जै. १७. अप√तृ, अप...तरति जैउ. ४, १२, २, ६. अप√द्रा, अपद्रान्तु मं. १, ३, १२. अप√द्, अपद्रवतः शा. ४, २, १, ५; अपाद्रवत् गो. २, ३, १२; अपा-द्रवन् ऐ. २, ११. अप√धाव्, अपाधावन् जै. ७४. अपधावेत् शा. ४, १, १, २६. अप-धावत्-त् शा. ४, १, १, २६. अप-धु-म् तै. १, ६, ५, १. अप√ध्वंस, अपध्वस्यति गो. १, १, २८. अप-ध्वस्त, स्ता-स्तः गो. २, २, ५; -स्ता गो. १, १, २८; -स्ते:

तैआ. १, ४, २. ?अप-ध्वान्त-म् -म् जैउ. १, ६, ३, ८. अप-नत(√नम्)-तः शां. १०, १; शा. ११, ७, ३, ३. अप-नद(√नम्) शां. ३०, ५. अप√नह्, अपनह्यामि तै. २, ४, २, २; ३. अप-निधन-नाभ्याम् जै. ३०; -ने जै. ३०; -नेन जै. १८. अपनि√धा, अपनिदधे शा. ३, ९, ४, २२. अप-नि-धाय शा. ४, ३, ३, ८; ४, १४; जैउ. १, २, १, ६; जै. ३, ४, ३, ७. अप-नि-हित-तः शा. ५, १, ४, १०. अप-नि√ली, अपन्यलयन्त शा. ४, १, ३, १. अप√नुद्, अपनुदते तै. १, ५, ९, ७; अपनुदन्ति तैआ. १०, ६३, १; अपनुनोद् गो. १, २, १७; २, ३, १९; अप...नुदस्व ऐ. ६, २२; तै. २, ४, १, २; ३; ५, ८, ११; तैआ. १०, १, ११; अप... (नुदस्व) ऐ. ६, २२; तै. २, ४, १, ३; अपनुदताम् शा. १, ८, ३, १; ३; ४; अप...नुदताम् तै. ३, १, १, १०; १२; अप...नुदताम् तै. ३, ७, ६, १४. अपानुदन्त तैआ. १०, ६३, १. अप-नुत्त-त्तौ तै. १, १, १, ५. अप-नुत्त-व(मतुप्→वत्→)ती-म् शां. २९, ४. अप-नुत्ति-त्यै शां. २९, ४; तां. १२, ४, १०. अप-परा-जेतोः(√जि) शांआ. १, ८. अप-प्र√सृप्, अपप्रसर्पति तैआ. १, १४, ३; ४; अपप्रसर्पन्ति तैआ. १, १४, २; ३; अपप्रसृप् तैआ. १, १४, ४; ३; अपप्रसृप्त तैआ. १, १४, २; ३;

† कान्तात् क्तिन्ताद्वा अप√चायेः क्यबन्तो नाधा. द्र. | ‡ सायणस्य 'अपमृत्युजयति' इति योजना स्वरविरोधाच्चिन्त्या । § Or.-अनु. 'अपन्मात'-इत्येव साधु प्रतीयते । अथवा 'अपध्वान्तम् ऊर्णुहि' इत्यस्य साम्नो निर्देशः । एवंसति √अपोर्णु द्र. ।

अप/मु, अपप्रवते श. ५, ४; ३, २३;
 अपपुमुविरे श. ९, ५, १, २७.
 अप-प्रे(√ह), अपप्रयन्ति श. २, ३, १,
 ७; १२, ४, ४, ६; ७; अपप्रयन्ति
 श. २, ३, १, ७; १२, ४, ४, ६;
 का. १, ३, १, ३; अप...प्रयन्ति
 का. १, ३, १, ३.
 अप/प्लु, अपप्लावयति श. ३, ९, ३,
 २६; १२, ९, २, ७; तै. ३, ८, ४, २; ३.
 अप/बध्, अप...अबीमत्सन्त ए.
 ३, ३०†.
 अप-वर्हिष्- -षः श. २, ६, १, २३;
 ४, ४, ५, १४; १९; का. १, ६, १,
 १५; तै. १, ६, ९, २; -भौ श. २,
 ६, १, ४४; ४, ४, ५, १९; का. १,
 ६, १, २९; तै. १, ६, ९, १०.
 अप/बाध्, अपबाधते ऐ. १, १३; ८,
 २७; अपबाधस्व तै. २, ८, २, ७.
 अप-बाधमान, ना- -नः शां. १०,
 २; तै. १, २, १, २१; -नाः श. ९,
 २, ३, ८; -नौ तै. २, ८, ४, ५; ३,
 १, १, १२.
 अप/भज्, अपभजते तां. ८, १, ११;
 अपभजै जै. १५६; अपाभजन्
 श. ३, ८, ३, २९.
 अप-भज्य तां. ९, ३, १.
 अप-भ(य→)या ऐ. ५, २५; शां.
 २७, ५.
 अप-भरणी- -णीः तै. १, ५, १, ५; २,
 ७; -णीभ्यः तै. ३, १, ५, १४;
 -णीषु तै. १, ५, २, ९.
 अप/भिद्, अप...भिन्धि तां. १३,
 ८, ४.
 अप/भृ(←ह), अप...भरन्तु तै.
 ३, १, २, ११.
 अप-भ्रंश- -शः तै. १, ५, १, २; जै.
 १५६; -शःऽइव तां. १२, १०,
 ३; १४, ४, ३; ५, ३; ६, ३; १०, २;
 २१, १, ३.

अप-मित्य(√मा)- -म् गो. २, ४, ८;
 अप/भृज्, अपभृष्टे श. ५, २, ४,
 १४; अपभृष्टि श. ४, २, १, १४;
 अप-भृजते श. १३, ८, ४, ४;
 अप...भृजन्हे तैआ. ६, १, २;
 अपाभृजत श. ५, २, ४, १४.
 अप-भृज्य मं. २, १, १४.
 अप-भृष्ट- -ष्टः श. ४, २, १, १४.
 अप/भृज्, अपभृष्टे श. ५, ५, ३, ४.
 अप-भृज्य श. ५, १, ४, ११.
 अप/राध्, अपराधोति श. ४, ६, ३,
 २; तै. ३, ९, २, ३; अपराधोति
 श. ४, ६, ३, २; १३, २, ५, २; तां.
 १२, ४, १३; जैड. १, ६, १, ८,
 अप...राधोति श. १३, २, ५, २;
 अप...राधोति श. ५, ३, ५, २९;
 अपराधुयात् ऐ. ४, ९; तै. ३, २,
 १०, ३; अप...राधुयात् ऐ. ६,
 ३६; अपरास्तीत् श. ११, १, ४,
 ४; अप...अरास्तीः जै. १५१;
 अपराधाः श. १४, ९, १, ११.
 अप-राधि- -धिःऽइव का. १, १;
 ४, ५.
 अप-राध- -धः जैड. १, ४, २, ५.
 अप/रुध्, अपरुग्धि ऐ. ५, ३०;
 जैड. २, २, २, ८; अप...रुग्धि
 ऐ. ५, ३०; अपरुग्धि जै. १००;
 अपरुग्धिः श. १२, ९, ३, १; अप-
 रुग्धात् तै. ३, ७, ३, ३; अपरु-
 ग्धात् तै. ३, ७, ३, ३.
 अप...रुग्धते तां. २, ३, ७; १०, ४.
 अप-रुद्ध, द्वा- -द्धः श. १२, ९,
 ३, १, ३; जै. ४०; ७८; १७८; तां
 २, १, ४; ३, ७; ७, ६; १०, ४; १२,
 १२, ६; १५, ३, २५; -द्धम् तां.
 १८, ५, ५; -द्वा ऐ. ५, ३०.
 अप-रुद्ध-राजन्य- -न्याय तां. २,
 १०, ४.
 अप-रुद्ध- -द्वः ऐ. ५, ३०; तै. ३,

७, ३, ३.

अप-रुध्यमान- -नः ऐ. ८, १०.

अप-रुग्धि- -धः जैड. २, २, २, ८.

अप-रूप- -पम् तै. ३, ७, २, ३;
 -पाणि ष. ५, ८.

अप(-पऽक्)-र्तु- -र्तौ ऐआ. ५, ३, ३.

अप-लालपत्(√लप्)- -पते तैआ.
 ६, २, १.अप/लुप्, अपलुम्पति श. २, ४,
 १, ८; ९; १३; का. १, ४, २,
 ४; ८.अप-वक्तु(√वच्)- -क्ता श. ४, ४,
 ५, ५.अप/वद्, अपवदति -शांत्रा. १, ८,
 जै. १०३. अप-वाद द्व.अप/वध्(←√हृ), अप...वध्या-
 सम् श. १, २, ४, १७; अपावधीत्
 ३, ४, ४, २४; २५; अपावधीत्
 श. ४, ३, ४, २१; अपावधिषत्
 जैड. १, १८, २, १; अपावधीः श.
 ३, ४, ४, २३; अपावधीम् तै. १,
 ५, ९, ५; ६.अपवर्ग- -र्गः शां. १५, १; -र्गो
 तैआ. १, ३२, ३.अप/वह्, अपावहन् तै. १, ५, २, ९.
 अप-वहत्- -न्तः तै. १, ५, १, ५.
 अपोह्य शांआ. १०, ८.

अप-वाद(√वद्)- -दः शांआ. ११.

अप/विच्, अपविनक्ति श. १, १,
 ४, २२; का. २, १, ३, २३.अप/वृ, अपावृणोत् तैआ. ४, ११,
 ८; अपावृणोत् जै. २०३; अपावः
 जै. २०३; २०४.

अप-वृत्- -त्तः जैड. ३, २, ४, ४.

अप-वृत्त्य श. १४, १, ४, १६.

अप/वृत्, अपवृत्ततेऽइव श. १, ४,
 १, ३८; अपवृत्तजै श. ४, ३, १, ८.अप-वृक्ता(←क्) श. ४, ६,
 ९, २१.

† 'अप "बीमत्सते' ऐ. ३, ४६ M.W. इत्यस्य चिन्त्यम् । M.W., P.W. एतयोर्बीमत्सतेऽपि चिन्त्यम् ।

† 'अपावधीत्' इति शाखान्तरपाठः ॥

अप/वृत्, अप... अवृत्सत शां. ९, ४.
अप/वे, अपवायते गो. २, २, ४.
अप/वेष्ट, अपावेष्टयत् तां. १३, ५,
२२.

अप-वेष्टयत्- -न् तां. १३, ५, २२.
अप-वेष्टित- -तः जै. ३, २, ४, ४.
अप-व्यादाय (विऽआ/दा), शा. ११,
४, २, १०.

अप-व्या (विऽआ)/ह, अपव्याहरेत्
शा १, ५, २, ८^३; ९-१२; १४;
अपव्याहरेत् शा. १, ५, २, १५;
का. २, १, ३, १३; अपव्याहरेयुः
शा. १, ५, २, १३.

अप-व्रज- -म् गो. १, ५, २५.
अप-शिरस्- -रसा गो. १, २, १६; २,
२, ६; -राः शा. १४, २, २, ४८.
अप/शिष्, अपशिनष्टि शा. ७, ४,
२, १८^३; अपशिष्ण्यात् शा. ७,
४, २, १८.

अप-शीर्षन्- -र्णां शा. १४, १, १,
१७; २, २, ४४; ४९; तैआ. ५, १,
६; जै. १८६^३.

अप/शुच्, अप...शोशुचत् तैआ.
६, १०, १^३; ११, १^३; २^३.

अप/श्रथ्, अप...श्रथिष्टन जै. ५३.
अप-श्रित (√श्रि)- -तः ऐआ. ५, ३,
३; शा. १०, ५, २, १८^३; १९; तै.
१, ५, ८, १.

अप-सं/क्रम्, अपसङ्क्रामति शा. १,
५, ३, ६.

अप-सरण-त्सु (ः) शा. १, ९, ३, ११^३.

अप-सलवि शा. २, ६, १, १५^३; ३४; २,
१२; ३, २, १, १३; १३, ८, १, १९;
२, ६; १४, १, ३, ३१; का. १, ६, १,
११; २३.

अप-सलवि-सृष्ट्या (←ष्ट)- -ष्टाभिः
शा. १३, ८, १, १९.

अप/सिध्, अपसेधति जै. २०५;
ष. ३, १^३; अपसेध का. २, १, ४,
३; अप...सेध शा. १, २, १, ४;
का. २, १, ४, ३; तै. २, ५, ८, ११;

अपासेधत् जै. १, १८, १, १०;

अपसेधत् जै. १, १, ५, ३.

अप-सेढुम् जै. १, १, ५, ४.

अप-सेध(त्→)न्ती जै. १, १,
५, १.

अप/सु, अप...सुव शा. १३, ८,
४, ४.

अप-सुहृदी- -म् तै. ३, ४, ११, १.

अप-सखल- -लऽइव शा. १, ७, २,
२६.

अप/स्तम्, अपस्तभुयात् जै.
१०९.

अप/स्पृ, अपस्पृषवत् शां. २४, ३^३.

अप/स्पृष्, अपस्पृषेथाम् ऐ. ६,
१५; जै. १४८.

अप/स्यन्द, अप...स्यन्दताम् तैआ.
६, ११, २^३.

अप/हन्, अपहते ऐ. ४, २२^३; ५, १;

शां. ४, १; शा. १, २, ४, १७; ६, ४,

९; ८, १०, ३; २, १, ३, ४; ४, ९, ४, ४,

१५; ७, २, १, ४^३; ९, १३; १४; १५;

१६; ८, ५, १, ७^३; ९; १०; ११; १४;

१५; १६; १७^३; १२, ९, २, ७; ८;

१३, २, २, १०; ११; ४, १, १३; ५,

१, १७; ६, १, ४; २, ४; ६; १५; १७;

१४, ३, १, २८; का. १, १, ३, ३;

४, ८; ३, ४, ९; तै. १, ५, ९, ६; ८;

१०, ३; तां. ६, ४, ९; जै. ८३^३;

१३०; १८१; १९०; २०६^३; २०८;

ष. १, २^३; अपहते शा. १०, ४, ३,

२२; ११, १, ३, ७; ४, १; अपहते

शा. ८, ५, १, ७; अप...हते ऐ. ४,

२२; २५; ५, १; २५; ६, ४^३; शा. १,

६, ४, ९; २, १, ३, ४; ४, ९; ८, २, ३,

१४; १२, ६, १, ३; ४, ५; ६;

७; ८; ९; १०; ११; १२; १३; १४;

१५; १६; १७; १८; १९; २०; २१;

२२; २३; २४; २५; २६; २७; २८;

२९; ३०; ३१; ३२; ३३; ३४; ३५;

३६; ७, १, १४; ९, २, ७; ८; १३,

२, २, १०; ११; १२; ४, १, १३; ५, १,

१७; ६, १, ४; ५; २, ४; ६; १५; १७;

१४; ३, १, २८; का. १, १, ३, ३; ४,

९; तै. २, ७, १८, ४; तां. १२, ३, १३;

६, १०; १२; १०, २२; १३, ५, २३;

६, १०; ११, १०; १४, ५, २३; १२,

७; १५, ५, २०; १७, ५, २; अप...
(हते) ऐ. २, २२; जै. ५३; अप...
हते शा. १३, २, २, १२; अपहनाते

जै. १२७; अपजिज्ञाते शां. २८, ८;

अपमते ऐ. २, ३६; ६, ४^३; ३६;

ऐआ. १, १, २; शां. २४, २; ३;

२७, ६; शा. ४, ६, ८, १८; अपमते

शा. १२, ८, १, १७; तां. २, ३, ४;

९, ३; ४, ९, ५; २२; ९, ८, ८; जै.

१४०^३; १४६; अप...मते तां. २३,

१६; ३; २५, १७, ३; अप...हन्महे

शा. ११, ५, ५, ३; अपहन्ति ऐ. २,

१७; ३, ११; ४, ४; शां. १८, १२;

शा. १, १, २, ३; १५; ३, ५; ४, ४;

२१; २, १, ४; ३, १, ५; ५, १, ४; ६,

१, १५^३; ७, १, २०; २, १, ३, ९; ३,

८, ३, २४; ४, ३, ४, २१; ४, ५, ८,

५, ३, २, २; ४, १, १०; ६, १, ३, ९^३;

२०; ३, ३, ७; ७, २, १, ६; ४, १२; ३;

२, ११; ४, ९, ३, ४^३; ३७; ५, २, २८;

४१; ८, २, ३, १४; ९, १, २, १०; २;

३, ६^३; ५, २, ३; १०, २, ३, २; १३,

५, ४, १; ८, १, ११; २, ३; १४, ३, १,

१२; १, ३, १६; का. १, १, ३, ८; २,

१, २, ५; १२; ३, २; २२; २, २, १०;

४, ५; तै. १, १, ३, १; २, ६, ६; ३, ३,

४; ३, २, ९, ५^३; ६^३; ९; १०; १०, १;

८, १५, १^३; १८, ७; तैआ. ५, ९, ४;

तां. ५, ५, १३; ६, १०, ७; ८, १, १२;

१७, ५, ४^३; ६^३; २३, १६, १०; गो. १,

१, १५; ३, २१; अपहत्तः ऐ. ७, १२;

शा. २, ३, ३, १३; ४, २, १, १४; २०;

५, ३, २, २; ७, २, १, ४; जै. ५३;

अपघ्नन्ति शां. ९, १, ५; १०, १;

१७, १, ६; शा. १, २, ४, १६; ३, ३,

१, ७; ६, १, १९; १२, ८, १, १७;

अपन्नन्ति तै. २, ३, ९, ७; ८^३; ९;
तां. ४, ६, १३; १४; १५^३; १. ४,
५; अप...न्नन्ति श. ७, ५, २, ४१;
अपहंसि श. ९, ४, ४, ४; अप...
ह्य तैआ. १, २८, १; अपजघ्ने जै.
१३०; अपजघ्निरे ऐ. ६, १^३; श.
१, ५, ९, ६^३; ४, २, १, ५; तै. १, ५,
९, ५; अपजघान श. ४, ३, ४,
२१; ५, ४, १, १०^३; १३, ५, ४, १;
अपजघान श. ५, ४, १, १०^३;
अपजघ्नुः शां. २४, ३^३; श. २,
४, ३, ११; ४, १, ३, ८; अपहनिष्य-
ध्वे ऐ. ६, १; अपहनिष्यामहे श.
४, २, १, ६; अपहनिष्यति गो. १,
१, २३; अपहन्तु श. ७, ५, २,
४१; अपहनामहे श. ४, २, १, ६;
७, २, १, २; अप...हन्तु तै. १, २,
१, १; अपजहि श. ४, ३, ४, २१;
५, २, ४, १६; मं. १, ४, १-४;
अप...जहि श. १, २, १, ४; ६, ४,
४, १६^३; का. २, १, ४, ३; तै. ३,
१०, ८, १; अप...हतम् श. ४, ६,
९, १४^३; अपहत मं. १, ४, ५;
अपहनाम श. ६, ३, ३, ७^३; का. १,
३, २, ३; अपाहत ऐ. ४, २५^३; ऐआ.
१, २, २; श. ८, ५, १, ६; १०; ११;
१५; १६; तै. १, ७, १, ८; २, २, ९, ६;
७; ८^३; अपाहत श. ८, ५, १, ६; ९;
१४; तां. ४, ९, ५^३; ९, ८, ८; १२,
६, ९; १३, ५, २३; ६, १०; ११, १०;
१५, ५, २०; २५, १७, ३; १. ३, १;
जै. १४६; अप...हत श. १,
६, ४, ९; अपाहताम् जै. २०६;
अपाहत ऐ. २, ११; १७; ३६; ५,
१^३; ६, ४^३; शां. ४, १; श. १, २,
४, १७; ४, २, १, ६; ७, २, १, ३; ११,
५, ५, २^३; तां. १२, ६, १२^३; १४,
१२, ७; जै. ६९; ८३^३; गो. २, २,
१६; अपाहत श. १, २, ४, १८;
४, ६, ८, १८^३; ७, २, १, ३; ११, १,
३, ७; का. २, २, २, १०^३; तां. १४,

१२, ७; गो. २, २, १६; अप...
अहत ऐ. ६, ४; तां. २५, १७, ३;
अपाहन्महि श. ११, ५, ५, ४^३;
अपाहन् ऐ. ६, २; ३६; श. १, ६,
१, १२^३; ४, ३, ४, २१; ७, ५, २, २८;
तै. ३, २, ८, ६; ८, १५, १; १८, ७;
तां. ६, ६, ८^३; ८, १, ९^३; १०; १४,
११, १४; १७, ५, १; जै. १८१;
अपाहन् श. १, ४, ५, ३; ७, ५, २,
३७; तै. ३, २, ७, ६; अपाहताम्
श. ५, ३, २, २; अपाहन् श. ६,
३, ३, ७; ७, २, १, ५; ९, १, २, १०;
का. १, ३, २, ११; तै. १, ३, २, ६;
३, २, ९, ४; तैआ. २, ९, १; १५, १;
तां. ४, ६, १३; १२, ३, १३; २३,
१६, २; अपाहन् श. ७, २, १, ५;
अप...हनीवहि जै. २०६; अप...
हनीमहि जै. ६९; ८३; अप...
घ्नीत तां. १७, १, ८; अपहन्याम्
शां. २८, ८; अपहन्युः तै. २, ३,
९, ९. अप/वघ् द.
अपजिघांसाम श. २, ४, ३, ३.
अप-घ्नत्-घ्नन् शां. १०, २; श. २,
१, ४, १८; ३, ६, ३, ११; ८, १, ९;
का. १, १, ४, १८; तैआ. १०, १,
४; तां. ६, १०, ६; जै. ९०.
अप-घ्नी-घ्नत्यः श. ३, ९, २,
१६.
अप-जिघांसत्-सन्तः शां. २४, ३.
अप-जिघांसमान-नाः शां.
२१, १.
अप-जिघांसु-सुः ऐ. ४, ४.
अप-हत-तः तै. ३, २, ९, ४^३;
-तम् श. १, १, २, १५; ४, २, १;
का. २, १, २, १२; ३, २, २; तै. ३, ७,
९, २; -ताः ऐ. ३, ५०^३; ६, ४^३; मं.
२, ३, ३; -तानि श. ९, २, ३, ४;
१. ३, १; -ते शां. २, ९.
अप-हत-पाप्मन्-पम जै. ४,
८, ३, ४-९; -पमन् श. ६, ६,
४, १; २; -पमनः श. ७, ३, ३, १;

-पमसु जै. ४, ८, ३, ३, १०;
-पमा ऐ. ७, १२; ऐआ. १, ३, ३;
शां. १८, ४; २७, ५; श. ५, ३, २,
२३^३; ६, २, २, १९^३; ९, ५, २, ४; ५;
६; १४, ७, १, २२; तैआ. २, १५, १;
जै. १४०; १६०; जै. ३, ५, ८, २;
७, २, २; गो. १, १, ३८; -पमानः
ऐ. ४, २५; ६, १; श. ९, ५, २, ४; ५;
६; ११; का. १, १, ३, ८; ४, ९; तैआ.
२, ९, १; -पमानम् ऐ. ५, २५; श.
७, ३, ३, १. अनपहतपाप्मन्-द.
अप-हत-तमस्क-स्काः सं. २.
अप-हति-हत्ये का. १, ३, ३, १२;
-हतिम् ऐ. ६, १; -हत्यै ऐ. १, १६;
१९; ऐआ. १, २, ३; शां. ८, ४; ९, १;
१०, ३; ११, १; श. ३, ७, २, २; १३,
४, १, १३; १४, १, ३, १४; १९; २०;
२१; २२; २३; २९; तै. १, ६, ८, ९;
७, १, ८; २, १, ३, ४; ७, १८, ४; ३, २,
२, २; ३, १२; ४, २; ३; ५, ५^३; १०; ६,
१; ८, ५; ६; ९, १५; ३, १, १; ६, ९;
७, ४; ७, ३, ७; ८, १, २; १५, २; १९,
२^३; २०, १; तैआ. ५, २, १२; ४, ३;
३; १२; ८, ३; ९, ४^३; ६, ९, १; तां.
८, ९, ५; १२, १०, २२; १३, ५, २२,
१४, ५, २२; जै. १३०; १. ३, १;
गो. २, १, १८^३; २, १६^३.
अप-हत्य ऐआ. २, ३, ८; शांआ.
६, २०; श. ३, ३, ३, १६; ४, ३, ४,
८; ६, ३, १, २९^३; ७, ३, २, १०^३;
११; ४, १, ३३^३; ३७^३; ९, १, २,
१३^३; २०^३; २, ३, ३; ४, ५; ५, २, ७^३;
११, ५, ५, ४^३; ५; ६^३; १४, ४, १, ११;
१२; का. १, १, ४, १५; १६; २, १,
१, १२^३; तै. ३, २, १०, १; तां. १७,
५, ३; जै. ६९; १६०; जै. २, १,
१, २^३; २०^३; ४, १, २^३; २२^३; ४, ८,
३, ३^३; १०^३; ११^३; १०, ४, ९.
अप-हन्तुम् श. ४, ९, १, ५; तां.
१२, ६, ८.
अप-हन्तु-तां शां. ८, ४; १०,

३; शा. १,१,४,६; ३,४, ८; १२;
 ६,१,१२^३; १५^३; २,१,३, ९; ३,३,
 १३; ३,८,१,६; ४,४,५,६; ७; १३;
 ७, ३, २, १६; १३,८,१,११; १४,
 ३,१,१०; ११; का. २,१,३, ११; ४,
 ४; ६; ७; १३; २,१,१०; -न्तारम्
 शा. १,६,१,११^३; १४^३.
 अप-हरस्- -सम् तां. १२,१३,४.
 अप-ह्राय(√ग्रा) तैआ. ५,३,१.
 अप√हि, अप्...हित तैआ. १, १,
 ३; २१,२.
 अप-हिंकार- -रम् शा. २,२, ४, १२;
 -राणि का. १,२,४, ९; -रेण शा.
 २,२,४, ११; का. १,२,४, ९.
 अप√हृ, अपहरन्ति शा. ३,६,२, १४;
 १५; तां. ९, ५, ६; अप...जहार
 ऐ. ५,३०; अपजहुः शा. ११, ६,
 ३, ११; १४, ६, ९, २८; अपहरात्
 ऐ. ५,३०; अपहरान् शा. ३,६,२,
 १४; १५; अपहरत जै. १७६;
 अपहरेत् ऐ. ७,४^३; अपहरेयुः ऐ.
 ७,४; शा. १,४,७,५^३; ४,५,१०, १;
 तां. ९, ५, १; अपहथाः जै. ३,
 ५,२,७; ८,५; १४; अपाहारुः शा
 ३,६,२,२४.
 अप्...हियन्ते शा. ११,१,६, ३५.
 अप-हृत- -तः शा. ३, ६, २, १९;
 ४,४, २, ७.
 अप-हृत-सोमपीथ- -थान् शा. ३,
 ६, २, २४.
 अप√हृ, अपहृवते शा. १३,२,८,४;
 अप्...हृवते तै. ३,९,६, १; अप-
 हृवे शा. ४, १, ५, ७.
 अप-हृव- -वः शा. १,८, २, ९.
 अपाकृ(पSआ/कृ), अपाकरोति शा.
 ११,१,४,२; तै. ३,२, १, १; तां.
 १७, ११, २^३; अपाकरोति शा. १,
 ७, १, १^३; अपाकरोति तै. ३, २,
 १, १; अपाकुर्वन्ति शा. ११, १, ४,
 १; तां. ५, १०, ९; २५, १०, ३;

अपाकुर्वीत् तै. ३, ७, १, ६; ७; ८.
 अपा-कृत- -ताः तै. ३, ७, १, ४.
 अपा-कृत्य शा. २, ५, ३, ४; का. १,
 ५, २, ४.
 अपाकर्म्य(-पSआ/कर्म) ऐ. ४, ५.
 अपा(-पSआ-)ख्यातु(√ख्या)-
 ख्यात्रे तैआ. ६, २, १.
 अपा(-पSअघ→)घा- -घाः तै. ३,
 १२, ४, ७.
 अपाञ्च्(-प√अञ्च्)- -पाक् ऐआ.
 ५, २, ४; शा. ३, ९, ४, २१; गो. २, ६,
 १३; -पाङ् ऐआ. २, १, ८; तैआ.
 १०, १, १३; -पाचः ऐ. ६, २२;
 तै. २, ४, १, ३; गो. २, ६, ४;
 -पाञ्चम् शा. १, ८, ३, ५^३; -पाञ्चौ
 तै. २, ४, २, २.
 अपाच्य- -चयानाम् ऐ. ८, १४.
 अपाज् (-प√अज्), अपाजन्ति ऐ.
 ५, २, ८.
 अपा(-पSअ-)ति√हृ, अपात्येति गो.
 १, १, १५; ३, २२.
 अपा(-पSआ-)√दा, अपादत्ते शा. ५,
 ३, १, १३; ६, ४, ४, ९^३; ५, २, १, ८,
 २, ६; ७; ९, १, २, ५.
 ?अपात्त- -त्तम् शा. १४, ९, १, १०.
 अपा-दातु- -तारः तै. १, ७, ३, १^३.
 अपा-दाय शा. ६, ७, ४, १४^३; ८, २,
 ८; १४, १, २, १७; ७, १, १०; २, ५.
 अपा(-पSआ-)√घा, अपादघानि
 शां. ९, ६; १७, ७; २५, १२.
 अपान्(-प√अन्), अपानिति शा.
 ८, ५, १, १७; १४, ६, ५, १; जै.
 २, १, १, १५; १६; १९; ष. १, ३;
 अप्...अनिति शा. १२, ३, २, ७; ८;
 अपानच् जै. ४, ११, १, ३; अपा-
 न्यात् शा. १४, ९, ४, ९; अपान्यात्
 शा. १४, ४, ३, ३४; जै. ३, १, ५, ६.
 अपान्- -न्न ऐ. २, २१; तै. ३,
 १०, ८, ३; ११, ५, ४; -नSइति
 शा. ११, ८, ३, ६; -नः ऐ. २, ४;

२९; ४०; ३, २; ६, २८; ऐआ.
 २, १, ५; ३, ३; ४, १; २; शां. २, ८;
 ६, १५; १२, ४; १३, ९; १५, ३; १६,
 ४; १७, ७; शांआ. १०, ८; ११, २;
 ६; शा. १, ४, ३, ३; शा. ८, १, ३,
 ८^३; ४, २, ६; ५, १, १४; १०, १, ४,
 ३^३; १२, ७, २, ५; ९, २, १२; १४,
 ४, ३, १०; ६, १, १२; ९, २७; ८,
 १५, ३; तै. १, ५, ३, १; २, १, ५,
 ९; ३, ३, १, ५^३; ७, ४, १२; ९, ३;
 १२, ९, ४; तैआ. ७, ५, ३; ७, १;
 ८, २, १; तां. २, २, २; ७, ३, ८; ६,
 १७; २५, १, ८, ४; जै. ९६; जै. ८.
 १, १५, २, ३; १७, १, २; ३^३; २, १,
 १, १, २, ५; २, १, ९, ३, ४; ५; ६; ७;
 ४, ३; ४; ५; ६; ३, ३, ५; ४, १, १, ३;
 ९; ष. २, २; ६; ७; गो. २, १, २६;
 २, १४; ३, ७; ५, ४; ६, ८; -नम् ऐ.
 २, २१^३; २९, ४०^३; ऐआ. ५, १, ४;
 शां. १२, ४^३; १३, ९; १७, ७^३;
 शा. १, ४, ३, ३; १२; ८, २, ३, ३;
 ११, ८, ३, ६; १२, ७, २, ५; तै. १,
 १, १, २; ५, ७, १; २, ८, ८, ३; ३,
 ४, १, ८, १; तैआ. ४, २, ५; १०,
 ३६, १; तां. १, १०, ६; ५, ४, २;
 ७, ६, ११; जै. ११९^३; १६४^३;
 जै. १, १४, ४, १; २, २, १, ९^३;
 सा. १, ७, ४; गो. १, ३, ७; २, ३,
 ७; ५, ४; -नस्य ऐआ. ३, २, ५;
 शां. १४, ४; शांआ. ८, ८^३; गो. १,
 ३, १, ८; -नाः शां. ७, १; १०, ३; शा.
 ११, २, ७, २७; गो. १, ५, ५^३; -नात्
 ऐआ. २, ४, १; शां. ६, १०; तै. १, ५,
 ७, १; -नान् गो. १, १, ३९; २, १६;
 -नाय ऐआ. ५, १, ४^३; शा. ७, ४,
 २, ८; २८; ८, ३, १, १०; २, ४; ४, २,
 ६; ७, १, २२; ३, १९; १३, २, १, ५;
 ८, २; ५, १, ४; तै. ३, २, ६, ४; ७,
 ५, १३; तैआ. ४, ५, १; १५, १;
 १०, ३३, १; ३४, १; तां. १, ५, १०;

† मुपा. स्वरस्त्वलक्षणः । 'अपात्त-' इति साधु स्यात् ॥ ‡ अज. 'उपादाय' इति पाठः ॥

१०,६;५,६,१४; -ने शां. २, ८; शांआ. ११,१;५;६; शा. १४, ६, ९,२७; तैआ. १०,३३,१; ३४,१; ३६,१; तां. ७, ३, २९; -नेन ऐ. २,४०;६,२८; ऐआ. १, ४, ३; २,१,८; शां. २,७; शा. १, ४, ३, १२;८,५,१,१४; १०,१,४,१२; १४,६,२,२;५, १; तां. ५, ४, २; जैउ. २,१,१,१४;१५; १६; ३, २, ३;५;३,६, ५, ८; गो. २, ६, ८; -नैः गो. २, ५, ४.
 अपान(त्-→)ती का.१,१,४,२६.
 अपान-द्वा(√दा)- -द्वाः† शा. ९, २,१,१७.
 अपान-भाज(न-→)ना जै. १६४.
 अपान-भृत्- -तः शा. ८, १, ३, ६;७.
 अपान-रूप- -म् शा. ११, २, ७,२७.
 अपान्य शा. १४,९,४, १०; जैउ. ३,१,५,५;६,५,८;४,११,१,४.
 अ(-पऽआ-)पा-मार्ग(√मृञ्)- -र्ग शा. १३,८,४,४; -र्गः शा.५, २,४, २०; -र्गम् ष.५,२; सा.२, ६, ३; -र्गात् तै. १,७,१,८; -र्गैः शा. ५,२,४,१४;१३,८,४,४.
 अपामार्ग-तण्डुल- -लान् शा. ५, २,४,१५.
 अपामार्ग-होम- -मः तै. १,७,१, ८; -मम् शा. ५, २,४,१४.
 अपामित्त्र(√मा)- -त्यामि तै. ३,७, ९,८.
 अपामीव- -वम् आ. १, ३९७; -वे आ. जैआ. १, ५६१.
 अपाय(प-√हृ)- -म् ऐआ. २, ३, २.
 अपा(-पऽआ-)√बम्, अप...आय वाम जै. १८०; अय...आयौसम् जै. १८०.
 अपा-यन्तुम् जै. १८०.

अपा-र्(-प/क्), अपाराय जै. १८०.
 अपा(-पऽआ-)लम्बु- -म् शा. ३, ३, ४,१३.
 अपा(-पऽआ-)√वृत्, अप...आवृत्सते शां. ९,४.
 अपा(-पऽअ-)व्य(√अव्)- -व्याः तै. ३,८,१७,५; -व्यानि तै. ३,८, १७,५.
 अपाष्टि-हृ(√हृ)- -हृस्य शा. १२, ७,२,१५; -ह्रौ जै. १५०.
 अपाष्टि-हृन्- -ह्रा शा. १२, ७, १, ६.
 अपासू(-प/१अस्), अपासुः जै. २०४.
 अपासू(-प/२अस्), अपास्यति शां. ९,४; शा. १,१,२,१५;अपास्यन्ति शा. ३,३,२,२;८; अपास्य शा. ५, २,४,१६; अपास्यन् शा. ३,२,१, ३१; अपास्येत् शा. १,२,५,२६; का. २,२,३,२३; अप...अस्येत् २,२,४,८; अपास्येयुः ष. ३,१.
 अपासक्त(-पऽआ/सञ्)- -क्तः जै. २०५.
 अपा(-पऽआ-)√हृन्, अपाग्नते ऐ. ६,४; गो. २,५,५.
 अपे(-प/हृ), अपैति ऐ. २,११; अप-यन्ति तैआ.६,३,२; तां.९,८,१०; अपैत् तै. ३,७,१४,४; अप...यन्तु शा. १३,८,२, ३; अपेहि ऐ. ६,३३; सं. २, ५, ७; जै. १३६.
 अपेत शा. ७,१, १, २; तै. १,२, १,१६; तैआ. १,२७,५;६, ६,१; जैउ. १,१६,२,४; अ...इत् शा. ७,१,१,२; अपेयुः शा. ११, ५,५, १३.
 अप-यती(←त्)- -तीः शा.५,३, ४,९.
 अपाय- गङ्ग.

अपेत- -ने जै. १८२.
 अपेक्ष(-प/ईक्ष),अपेक्षन्ते शा. ९,२, ३,२७;तैआ.१,२७,५;अपेक्षिष्ठाः शा. ११,५,३,३; अपेक्षिषि शा. ११,५,३,६.
 अपे(-पऽइ-)न्द्र- -न्द्रः शा. १, ६, ३, ६; ५,५,४,७; -न्द्रम् शा. १, ६, ३,६; ५,५,४,७; १२,७,१, १;८, ३,१; -न्द्रस्य जै. १४२.
 अपोदक,का- -म् शां. २०, १; -कामिः तैआ. १,१०,२.
 अपोदि(-पऽउत्/इ), अपोदेति शा. २,६,१,१५; का. १, ६, १, ११; २७; अपोदिहि ऐ. ४,८; अपो-दियात् ऐ. ६,३४.
 अपोदित- -तम् ऐ. ६,३४; -ताः जैउ. ३,२,२,५.
 अपोदित्य- -म् शा. १३,५,३,९.
 अपोद्(-पऽउत्)/गम्, अपोजिषां-सेत् ऐ. ६,३४.
 अपोद्घृ(-पऽउत्/हृ), अपोद्धरते शा. ९,१,१,३३;१,२,७; अपोद्ध-रति शा. ३,२,४,१३; १४; ५,३, ३,१२;४, २, ३; ९,४, ३, १६; अपोद्धरेत् शा. ११,१,६,३५.
 अपोप्य(-प/वप्) जै. १४; २६.
 अपोर्णु(-प/ऊर्णु), अपोर्णुते ऐ. १, ३०; शां. ९,६; शा. ३,३,३,१२; अपोर्णुतः शा. ४,२,१,१८; अपोर्णु-वन्ति शा.३,२,४,१५;४,३,५,१९; अप...ऊर्णुहि ऐ. १,३,१९;शां.२५, ३; तै.२,५,८,३; तैआ. ४,४२,३.
 अपोहृ(-प/ऊहृ),अपोहति शा. १, ८,३,५; अपोहामि शा. १, ८,३, १-४; तै.३,७,५, २; अप...ऊहृ तैआ.६,१,१; अपोहत् जै.१६०.
 अपोह्य, अप...वहृ ह.
 अ-पक्ष- -क्षः तां. १९,१,३; -क्षाः तां. १४,१,१२;१३.

† EGG. इत्यस्य बहु. चिन्त्यम् । ‡ 'अपासक्तम्' इति मुपा. । § 'अपेक्षिष्ठाः' इति अज. मुपा. । ¶ 'अपभ्रान्तम्' इति ऐपसु- पदविभागः प्रमादसाक्ष्यम् ।

अ-पक्ष-पुच्छ- -च्छः शा. १३, ८, १, १८;
 तै. ३, १०, ११, ७.
 अ-पति(-हृत्→)प्री मं. १, २, १७.
 अ-पत्नीकं- -कः ऐ. ७, ९^३; १०^३; तै.
 २, २, २, ६; ३, ३, १; -कस्य ऐ.
 ७, १०.
 अ-पत्य- -त्यम् गो. १, ५, २४; -स्याय
 शा. ७, ५, १, ३१.
 अ-पथ- -थम् वा. ७, १, ३, १९; -थेन
 ऐ. ४, ४.
 अ-पद्-, अ-पाद्-द्.
 अ-पदाति- -तीन् तै. ३, ८, १, २.
 अ-पदी-, अ-पाद्, द्.
 अ-पद्यमान(√पद्)- -नः तैआ. ४,
 ३, २; ५, ३, ६.
 अ-प(न→)न्ना जैड. ३, ५, १, २.
 अ-पन्न-गृह- -हः तै. ३, ३, ९, ६;
 -हस्य शा. ३, ९, २, १३; तै. ३,
 ३, ९, ८.
 अपन्न-द(न्त→)ती- तै. १, ३,
 ४, ५.
 अ-पयस्वत्(-स + मतुप्) जै. १५०.
 अ-पर, रा- -रः शांआ. ३, ५; शा. १०;
 ४, ३, ९; १३, ८, १, ७; १२; ३, १;
 ४, ४, १२; तैआ. ६, १, २; १०, १;
 २; जै. १४७; -रम् ऐ. १, ३०;
 ३, ४३; ६, १७; ऐ. ७, ६; १६^३;
 १७; ३३; ८, २७; शां. १७, ७;
 शांआ. १३, १; शा. १, ६, ४, १४;
 ८, १, ३०; ३२; २, २, ३, ११; ३, २,
 ४, १५; १६^३; ५, ३, १३; ९, ३, १५;
 ३२; ४, १, ५, ७; ४, २, ६, ५, १४;
 ६, ८, ११; १६; ६, ८, १, ७; ७, १,
 १, ४२^३; ९, २, ३, १७; १४; ७, १,
 १३; १८; का. १, २, ३, ९; तै. १,
 ३, ५, १; ४, २, ३; तैआ. १०,
 १०, ३; जै. ६^३; ९२^३; सा. १, २, ३^३;
 आ. २, ४, ७, ५, १; ७, १, २, ३, २०;
 मं. २, ८, ८; गो. २, ५, ४; ११; १५;
 ६, ६^३; -मूड्व गो. १, ३, ७^३; ९^३;
 -रया ऐ. १, २३; शां. ९, ६; शा.

५, १, २, १६; -रयोः शा. ३, ५, २,
 ११; ४, ६^३; ७^३; १६; १७; ७, १, १,
 २७; -रस्मै १३, ८, १, १९; २०;
 ३, १२; १४, ६, ८, ५; -रस्य गो.
 २, ६, १३; -रा ऐ. ५, १३; ऐआ.
 १, ५, ३; शां. २३, ८^३; तैआ. १,
 ५, १; -राः शा. ३, ६, २, २६; ५,
 २, ४, ८; तै. १, ६, २, ४; -राणि
 शा. ११, १, २, ११; -रात् शा. २,
 ६, ४, ३; ४; ४, ६, ८, ६; का. १, ६,
 ४, ४; ५; ७; ८; -राभ्याम् शा. २,
 ३, ३, ९; -राम् शा. २, २, ४, ५;
 जै. ११७; जैड. १, १८, ३, ४; -रे
 ऐ. ४, २५; ८, २३; शा. १, ६, १, ३;
 १२, ७, ३, १२; १३, ५, ४, १४;
 २३; तै. १, ३, ३, ५; जै. ५३;
 -रेण ऐआ. ५, १, २; शा. ५, २, ५,
 ५; ९; तै. २, ५, ६, ५; ३, १२, १, १;
 जै. १२७; गो. १, ३, ११; १२;
 २, २, ९; ४, ६, ५, ११; -रेषाम् गो.
 १, ४, १८^३; १९^३; २१^३; -रौ ऐ. ८,
 १२^३; १७; शांआ. ३, ५^३; तै. २,
 १, ८, १; जै. ११७^३.
 अपरी- -रीषु शा. ११, २, ७, १२;
 १३, ३, ५, ४; तैआ. ३, १८, १.
 अपर-जन- -नम् गो. २, ६, १६;
 -नाः गो. २, ६, १६.
 अपर-तार- -रः जै. २०४^३; -रे जै.
 २०४.
 अपर-स्व- -स्वाय शां. १०, ४.
 अपर-दिश्य- -दृश्य तैआ. १, ८, १.
 अपर-दीक्षिन्- -क्षिणः ऐ. १, ३.
 अपर-पक्ष- -क्षः तै. २, २, ३, १;
 -क्षम् शां. ४, ४^३; तै. २, २, ३, १;
 -क्षाः ऐ. ४, २५; शा. ८, ४, २, ११;
 तै. ३, १०, ४, १; ११, १०, ४; तैआ.
 ४, १९, १; -क्षात् तै. २, २, ३, २;
 -क्षात् शा. ६, ७, ४, ७; -क्षे शां.
 ४, १; शा. ११, १, ५, ३; तै. २, २,
 ३, २; ष. ४, ६; -क्षेण शांआ. ३,
 २; -क्षेभ्यः शा. ८, ४, २, ११.

अपर-पक्ष-भाजू- -जः शां. ५, ६;
 गो. २, १, २४.
 अपर-पक्षीय(-क्ष+छ)- -याणाम्
 गो. १, १, २७.
 अपर-पाद- -दौ तैआ. २, १९, १.
 अपर-पुच्छ- -षाः शा. १०, ३, ५,
 ११.
 अपर-रात्र- -त्रात् ऐ. ४, ५; गो. २,
 ५, १; -त्रे शा. ३, २, २, १६; जैड.
 ४, ५, ३.
 अपर-वृत् शा. १०, ३, ५, ११^३.
 अपर-सक्थि- -क्थ्योः शा. ३, ८, ३,
 २७; २९.
 अपरार्धः- -र्धः शा. १३, ४, २, ४^३;
 -र्धात् तै. १, २, ३, ४.
 अपराह्ण(-ऽअहृत्)- -ह्नः शा. २, १,
 ३, १; २, ३, ९; ४, ३, ८; ६, ७, ४, १३;
 का. १, १, ३, १; २, ३, ७; ३, ३, ८; तै.
 १, ५, ३, ३; जै. १३२; जैड. १, ३, २,
 ४; -ह्णात् तै. १, ५, ३, २; ३; -ह्णे
 ऐ. १, २२; २३; ५, २६; ऐआ. ५,
 ३, ३; शां. ५, ६^३; ७, ४^३; ८, ६; ७;
 ८^३; ९; शा. १, ६, ३, १२; २, ४, २,
 ८; ३, १, २, १; २, २, १६; ४, ४, २;
 २१; ६, ३, ४; ४, ६, ९, ८; ६, ७, ४,
 १३; ११, १, ४, २; १४, ३, १, २४;
 का. १, ३, ३, ८^३; ५, २, ४; तै. १, ५,
 ३, ३; ३, ८, १२, २; तां. ९, ५, ५;
 १८, ३, २^३; जै. १३२; १६४; २०९;
 जैड. ४, ५, १; सा. २, ५, ३; गो. २,
 १, २४^३.
 अपराह्ण-भाजू- -जः गो. २, १, २४.
 अपरशु-वृक्ण- -णम् शा. ६, ६, ३, ५^३.
 अपरा(-ऽआ-)-गत- -तम् तां. १,
 ५, १७.
 अ-परा-जयिन्(√जि)- -नम् तै. १,
 ७, १०, ५.
 अ-परा-जित, ता- -तः जै. ११४;
 -तम् ऐआ. ४, १, १^३; शां. २०,
 १; शांआ. ३, ३, ५; तै. २, ६, ७,
 १; ३, ३, ७, ७; गो. २, २, १६; -ता

ऐ. १, १४; शांआ. ६, ७; श. १४, ५, १, ६; तैआ. १, २७, ४; -ता: ४, ४; -ताम् ऐ. ८, ९; -ते तै. ३, ३, ७, ७.
 अ-परा-जिति- -स्यै गो २, २, १६.
 अ-परा-जित्य गो. २, २, १६.
 अ-परा-जिष्णु- -ष्णु: शांआ ६, ७; श. १४, ५, १, ६.
 अ-पराधीन- -न: श. ११, ५, ७, १.
 अ-परा-भाव(√भू)- -वाय तै. १, ६, १, ९; २, १, ५, ४^३; गो. २, ४, ८.
 अ-परा-भूत, ता- -त: श. १, ५, २, ४; -ता: श. २, ३, १, २०; ५, १, ३; ४; ३, ६, २, २६; का. १, ३, १, १२; ४, ३, ३; ४.
 अ-परा-वाप(√वप)- -पाय तै. ३, २, २, ७; जै. ३४; १७९.
 अ-परा-सिक्त(√सिच्)- -म् श. ७, ३, १, ११^३.
 अ-परि-ज्यानि(√ज्या)- -नि: ऐ. ७, २१^३; २२; -न्यै ऐ. ७, २१.
 अ-परि-पश्यत् (√दृश्)- -श्यत् तैआ. १, ४, ३.
 अ-परि-पादनी- -नी सं. २, ५, १४.
 अ-परि-भक्षित- -त: शां. १२, ५.
 अ-परि-भिन्न- -न्ना: श. ५, ३, २, ७.
 अ-परि-मित, ता(√मा)- -त: ऐ. २, १७; ६, २; ८; २३; ८, ५; २०; शां. १०, १; ११, ७; २६, ३; श. ३, ६, ४, २६^३; ६, ५, ३, ७; ७, २, ४, ३०; ८, ७, २, १७; १३, ८, २, २; ८; १४, १, २, १८; तै. ३, ८, ६, २; गो. २, १, ७^३; ६, ५; -ताम् ऐ. २, १७^३; ४, ६^३; ८, २०; शां. २६, ३; श. २, १, ४, १७; ३, ६, ४, २६^३; ५, ४, १३^३; ६, ४, १, ७; ५, २, ७, ७; ७, ३, ७, २, ४, ३०; १३, ४, २, २; १४, १, २, १८; का. १, १, ४, १७; २, ३, १३^३; तै. १, १,

४, १; ३, २, ४, ६; ३, ६, ७; ८, १५, ३; तैआ. ५, ३, ५; जैउ. १, १५, १, २; २, ५^३; ४, ३; गो. २, ५, ३^३; -तया का. २, २, ३, १३^३; -तस्य ऐ. ४, ६; ८, २०; शां. १०, १; २६, ३; श. १३, १, ३, २; ४, २, २; तै. १, १, ६, ११; ३, ३, ६, ७; ८, २०, ३; तैआ. ५, ३, ५; ४, ३; -ता श. १२, ८, २, ५; -ता: श. ६, ५, २, ७; ३, ६; ७, ३, १, ४२; १०, ४, ३, ५^३; तै. ३, ८, ६, २; २०, ३; तैआ. ५, ४, ३; जैउ. १, १५, २, ५; -तात् तै. १, ७, ६, ८; ३, २, ९, ६; ३, ६, ९; तैआ. ५, २, ८; -तानाम् तै. ३, ७, ४, १०; -तानि गो. २, ५, ३; -ताभि: ऐ. ६, २^३; ८; २३; श. १३, ८, २, २; ८; गो. २, ६, ५; -ताम् तां. १२, १४, १^३; -तेन श. ३, ६, ४, २६; ६, ५, २, ७.
 अ-परि-मित-कृत्वस्(ः) तैआ. ४, २८, १.
 अ-परि-मित-तर- -म् श. १, ३, २, १२; १४; ४, ४, ७.
 अ-परि-मित-फल- -लानि शां. २६, ३.
 अ-परि-मित-विध- -धात् श. १०, २, ३, १७.
 अ-परि-मित-सम्बद्ध- -म् श. १२, ८, ३, ६.
 अ-परि-मिता(-त ऽ आ-)लिखित (त→)ता- -ते श. ८, ७, २, १७.
 अ-परि-वर्ग- -म् तै. २, १, १०, ३; ३, ६, ४; ७, ४.
 अ-परि-वीत(√व्ये)- -ता: श. ३, ७, २, ४.
 अ-परि-वृत्(√वृ)- -त: शांआ ७, २.
 अ-परि-श्रित- -ते तां. ६, ८, १०.
 अ-परि-ष्टुभ्य(√स्तुम्) जै. १०६^३.

अ-परि-हाण(√हा)- -गाय श. ४, १४^३; १६, ३.
 अपरी-, अपर-, द्र.
 अ-परी(-रिडइडा→)ड-ता- -तायै शा. २८, ४.
 अ-परो(-रिडअक्षन्-)-क्ष- -क्षात् श. १४, ६, ४, १; ५, १^३.
 अ-प(-र्ण→)र्णा- -म् तै. ३, २, १, २.
 अ-पर्य(-रिडअ-)-भि-कृत- -म् श. १२, ९, ३, ९.
 अ-पर्य(-रिडअ-)-न्त- -न्तम् श. १०, १, ५, ४^३; -न्तस्य श. १४, ९, १, १०.
 अ-पर्यो(-रिडआ-)-स- -म् जैउ. ४, ११, १, १२.
 अ-पर्युषि(√भू, - भवितार: जै. ८८.
 अ-पूर्वक- -म् श. ११, १, ६, ३२.
 अ-पर्यूलन-कृत- -म् श. ३, १, २, १९.
 अ-पशब्द, ब्या(-शु+यत्)- -ब्य: श. ११, ७, ३, १; तै. १, ८, १०, ३; तां. १८, ११, ९; -ब्यम् श. ११, १, ५, १; तां. ६, ९, २३; १७, ७, ४; २३, १९, ८; २४, ३, २; ११, ६; जैउ. १, १६, ३, ८; -ब्या सं. १, ४, ४; ५; -ब्याडव तां. २, १७, ३.
 अ-पशु- -शव: श. १३, २, ४, ३; तै. ३, ९, १, ३; ९, २.
 अ-पशु- -शु: श. १, ६, १, १७; १२, ७, ३, २०^३; तै. १, १, ५, ९; ६, ७, ४, ३, ६; ३, २, १, २^३; ७, २, १; तां. १७, ७, २^३; जै. ४६; ११५; जैउ. १, १६, ३, ८; १, ३, ८; १०; -शुम् ऐ. ६, २४.
 अ-पशु(-क→)का- -कायै तै. १, ६, १०, २.
 अ-पशु-वीचर्य- -म् तां. १६, ११, ६.
 अ-पश्राव तै. ३, ७, १०, ६.
 अ-पश्यत्(√दृश्)- -श्यत् शांआ. ४, १४^३; -श्यत: श. १४, ६, १०, ८;

† मुपा. 'परा-' इति चिन्त्यः । ‡ 'अपर्युषि' इति 'भवितारः' इति च पदद्वयं वा भवेत् । एवं 'तावत् 'अपर्युष' इति क्विचन्तं प्राति० बोध्यम् । अथवा 'अपर्युषिताः' इत्येवं मूलतः पाठः स्यात् तस्य च चरमो खण्डो गलितः स्यात् । 'अपरिष्ठुन्तपितारः', इत्यपि पाठान्तरमुपलभ्यते । § स्वरस्त्वन्वेष्यलक्षणः । ¶ 'अपश्यत्' इति लटि रूपम् पश्यन् Kt. भ्रान्तः । आर्थी तु. ऐआ. २, १, ४; ४, ३; छा. ५, १, ६-१२; प्र. २, २-४. ॥

<p>-इयते ऐआ. १,२,४; -इयन्तः शांआ. ९,४; श. १४,९,२,९.</p> <p>१अपस्- -पः ऐ. ३,३८; शां. २०,३; २१,३; तै. ३,६,२,२; ७,११,२; तैआ. १, ३१, १; मं. १, ५, ३; -पांसि तै. २,८,७,३.</p> <p>२अपस्- -पसः ऐ. २,२; तै. २,६,७, ४; ११,६; गो. २,३,१५; ४,१७; तां. १,८,९; -पसाम् तै. ३,६,२,२.</p> <p>अप-सूतमपू)स्त(म→)मा तै. ३, ६,२,२.</p> <p>अपस्यु- -स्युवः ऐआ. ५,१,१.</p> <p>अपसी- -स्यः श. ५,३,५,१९.</p> <p>अप(स्य→)स्या- -स्याः श. ७,४,२, ३७; ५,२,४०; ४१; ४२; ४४; ४५; ८,२,३,५,६; ८; १०,४,३,१४; १५.</p> <p>अ-पाक(√पञ्)- -कः तै. २, ६,८, ४; -कम् तै. ३,६,२,२.</p> <p>अ-पाणि- -णि तैआ. १,८,६.</p> <p>अ-पाद्- -पदे श. ४,४,५,५; -पात् श. १,६,३, ९; ७, १,१; ३,३, ४, १०; -पाः तै. ३, १०,८, ३; तैआ. १,८,६; जै. १९८; -पादः तै. ३,१२,६,४.</p> <p>अ-पदी- -दी तै. २,८,४,८.</p> <p>अपादस्ता श. ४,४,५,५.</p> <p>अ-पा(श्र्य→)श्या तै. ३,९,१५,२.</p> <p>अ-पाप- -प ऐ. २,७; -पाः ऐ. २,७; शां. १०,४; तै. ३,६,६,४; तैआ. १०,१,१३.</p> <p>अ-पाप-कृत्- -त् श. ३,३,४,३०; -तौ श. ३,३,४,१२.</p> <p>अ-पाप-वश्यस- -म् श. १, ८, २,</p>	<p>१३; -साय द, २, १, १९; ४, ४, १३</p> <p>अपा (-पञ्ज-)- -मः मं. २, १, १४.</p> <p>अपाव (-पञ्ज/इ) - -म् ऐआ. २, २, ३.</p> <p>अ-पाद्, रा- -रः तै. ३, ११, १, १; -रम् श. १४, ५, ४, १२; ७, ३, १३; तै. ३, ११, ७, ४; -राम् श. १, ३, २, १४; तै. ३, १२, ९, १.</p> <p>अपि ऐ. १, ३; ७; ८; ९; १६; २५; २९; २, १; ३; ६; ऐआ. १, ३, ४; २, १, ५; ३, २; ३, २, ४; शां. १, १; २, ८; २७, १, ४; २९, १; शांआ. १, ४, २, १४; ७, ४, ८, ६; ७; ११, ८; १२, ८; श. १, ५, ३, २, ३; ६, ४, ११; १८; ७, १, १; १८; ३, १९; २५; ८, १, ६; ७; २, ४; ३, १९; ९, १, १०; १६; १९; २, १४; १७; का. १, १, १, ९; २, ४; १०; ११; १२; ४, १, ७; २५; २, ३, ४; ४, ५; १३; ३, १, ७; २, ७; १०; ३, ५; २, ४, १, ८; १३; ३०; २, १; ३; ७; ९; तै. १, ३, २, ६; ४, ७; ३, २, ५, ४; ५, ६, ३; ८, ४, १; ७, ५; ८, १; ३, १, १, ६; २, ९, ६; ५, १२, १; ६, १३, १; ८, ७, ३; ९, २; १४, १; ९, १५, ३; १०, ३, १; तैआ. १, ३, १; २२, ९; ३०, १; ३१, ५; २, ८, १; १०, १; १५, १; ४, ३, ६, १; ५, १, ७; ८, ५, १; ८, ५; १०, १०, ३; ११, १; जै. ९; ६०; ९५; १००; १०३; १३३; १३६; १४५; १४९; १५०; तां. द, ३, १४; ६, १०; १४; १३, ७, २; ष. १, ५; ६; १०; २, १; २; सा. १, ३, ६; ५, १४; २, ३, ११; आ. १; १, १६५;</p>	<p>५६६; सं. ३; मं. १, ३, १३; जैउ. १, १, ४, ५; गो. १, १, १२; १५; २२; ३९; २, १; ७; ८; ९; १६; १७; २३; ३, १७; ४, १७; ५, ५; २५; २, ३, ५.</p> <p>अपि/इ, अप्येति ऐ. १, २२; २, १०; ४०; ४१; ३, ४०; ४१; ४, २४; ऐआ. १, ४, २; २, २, ४; ३, १, ८; शां. २, ७; श. २, ६, ३, १; ६, २, १३; ९, १, २, ३९; १०, १, १, ६; ८; ११; ३, ३, ६; ८; ४, ५, १; २; ५, २, ६; १२, १, २, ३; २, २, २, ३; १४, ६, २, १३; १०, ४; ७; १०; १३; १६; १९; ७, २, ८; का. १, ६, ३, १; तां. १०, ३, १०; १८, २, ६; १०; जैउ. ३, १, १, ४; ५; ७; १०; १२; १४-१७; ४, ८, ४, ४; ११, ४, ३; गो. १, ४, ८; ९; १०; ५, ६; ७; ९; अप्येति तै. ३, ७, १०, ६; तैआ. २, २, १; जै. १४४. अपीतः ऐ. ३, ४०; शां. २, ७; श. १०, १, १, ६; जैउ. ३, १, १, ८; अपियन्ति ऐ. ३, ३९; ४०; ४१; ऐआ. २, २, ३; श. ४, ३, ५, २४; १०, ५, २, १४; १२, ३, ५, ११; १४, ७, २, ११; तैआ. ८, २, १; तां. २५, ५, २; जै. १६२; जैउ. १, ९, ३, १; ३, १, १, ६; ९; ११; ४, ११, ३, ९; गो. १, ५, २५; अपियन्ति श. ११, ५, ३, ११; तैआ. ८, ८, ३; अपीचाय शां. २९, १; श. १, ९, १, २४; २५; अप्येत् ऐ. ५, २४; तै. २, ५, ५, १; ३, १, ४; अपीहि श. ११, ५, ९, १२; तैआ. ६, ३,</p>
--	---	--

† 'अपः' इति G. । ‡ 'अपस्यवः' इति सा० । एवं तावत् 'अपस्यु-' प्राति० तदभिमतं भवेत् । 'अपस्युवः' इति देवमातृणां सोमभाराणाञ्च वि-तया बाह्वृच्येऽपि श्रूयते तु. १०, १५३, १; ९, २, ७; ३८, ३; ५६, २; अपस्यु द्र. । अथवा अपस्य-इत्येव प्राति० स्यात् । एवन्तर्हि 'वरुणः' इत्यनेनास्य सामानाधिकरण्यं द्र. । †† विकृतः पाठः । 'अवस्ताद् अभ्या-इत्येव मूलतः साधु प्रतिभाति । वकारस्य पकारापत्त्या दकारस्य च प्रमादतः स्थानभ्रंशेन सुलभेयं विकृतिः । यत्तु सामश्रमी 'अप अदस्तम्' इति कल्पितवान् तत्र । स्वर्विरोधात् । तस्मिन् दर्शने हि दकारस्य मौलिकत्वं सर्वथा स्वरायोग्यत्वञ्च स्पष्टम् तु. तै. ३, २, ३, १२; तैआ. ४, १, २; अस्मद्दर्शने तु प्रत्ययान्वयहितपूर्वप्राप्तेः दकारस्य स्वरस्य च तत्र प्रमादोपस्थितेर्भ्रान्त्या सस्वरत्वं सुवचमितिदिक् । 'अपात् । अस्ता (√रअस्+तृच्)' इति । पदद्वयन्तु ऋ. ४, २७, ३, आदि ग्रामण्येन HGG. पश्यति ।

१; अपीतम् शा. १, ८, ३, २२,
अपीयात् शां. १८, ४; † जैउ ३, ६, १,
७; अपि... इयात् शा. १२, ४, ३, ९.
अपि-यत्- -यन्तम् ऐ. ३, ४१;
तैआ. १, १०, ७.
अपी(-पिडइ-)-त- -ता: शा. १०,
५, २, १५; -ते शा. १०, ५, २, २२.
अपी(-पिडइ-)-ति- -ति: शा. १०,
१, १, ९; १०; ११; गो. १, ५, ९;
-तिम् शा. १२, ३, ५, ११; गो १, ५, ९.
अप्यय- -य: ऐआ. ३, २, ६; शांआ.
८, ११; -यात् तां. १, ८, ४; -ये
तां. २५, १०, १५.
अपि-कक्ष- -क्षम् तां. ५, ४, ४; -क्षे
शा. ५, १, ५, १९.
अपि-कक्ष्य(-क्ष+यत्)- -म् शा.
१४, ५, ५, १७.
अपि/कृ, अपिकरोति तां. १३, ५, ५.
अपिक्रियते तै. ३, ९, १५, २.
अपि-कृत्य शा. ४, ५, २, ६.
अपि/कृत, अपिक्रन्तति शा. ३, ५, ४,
५; ६, १, ५; जै. ७५; अपिक्रन्तामि
शा. ३, ५, ४, ५; ६, १, ५; ७, १, २;
जै. ७५; अपिक्रन्तेत् जै. ७५.
अपि/गम्, अपिगच्छति शा. ३, ४, २;
७; १४, ४, ३, १; ७; अपिगच्छन्ति
शा. १४, ७, २, १४; अपिगच्छतु तै.
३, ७, ४, १७; अपिगच्छतात् तैआ.
६, १, १; ३, २; अपिगच्छताम् तै.
३, ७, ४, १२.
अपि/ग्रह, अपिजग्राह शां. ३०, ५; गो.
२, ६, १३; अपिगृह्णीत शा. ४, १, ३,
८; अप्यग्रहीष्य: शां. ३०, ५.
अपि-गृह्य शा. १, ४, १, २; ३, ८, १,
१५; ४, २, २, ११; तैआ. ५, १, ४.
अपि/घस्, अपिजक्षु: शा. १४, १, १, ९.
अपि-त्व- -म् शा. ४, १, २, ६; ३,
११; जै. ११७; जैउ. २, ३, १, १;
गो. १, २, २०; -त्वे गो. १, २, १९.

अपि-त्विन्- -त्विनम् ज. १, ९, १,
१६; ४, ३, ४, २०; २७; -त्वी शा.
१, ९, १, ३; ४, ८.
अपि-त्विनी- -न्य: शा. १, ८, ३, २४.
अपि/दह, अपिदहति तै. २, ८, ८, १;
तैआ. ५, १०, ६; अपिदहामि तैआ.
५, १०, ६.
अपि/धा, अपिदधाति शां. १३, ५;
शा. १, ७, १, २०; २१; २, २, १, १;
४, २, ५, ६; ३, ५, ८; ५, ३, २, ८, ५,
४, ३३; ६, ६, ३, ५; ६; ११; ८, ६,
३, ५; ९, ३, १, २४; १०, ४, १, ३;
१४; २०; ५, १, ४; १२, ७, ३, २०;
का. १, २, १, १; तै. १, १, ५, ९; ३,
४, ५; ३, २, ३, १२; जै. २६; ६२;
तां. ८, ६, १३; ९, ६, १०; २२, ९, ५;
अपिदधति ऐआ. ३, २, ५; शां. २७,
५; शांआ. ८, ९; अपिदधामि शा.
४, १, १, १८; तै. ३, ७, ४, १७;
अपिदधमसि तैआ. २, ५, २; अपि-
दधु: ऐ. ३, १८; अपिदधानि शां.
१३, ५; शा. ७, ४, २, ३६; ८, ७, ३, ३;
तां. १०, ४, ३; अप्यदधु: शा. ६, ६,
३, ११; अपिदध्यात् शा. १२,
७, ३, २०; १३, ३, ५, २; तै. १,
१, ५, ९; ६, ७, ४, ३, ६; २, १, ३, १;
३, २, ३, ११; जै. २६; अपिदध्यात्
शा. २, २, १, १; ४, १, २, १८; का.
१, २, १, १; तै. ३, २, ३, ११; अपि
... दध्यात् शा. ४, १, २, १८; अपि
दधु: तां. १८, १०, ८; अप्यधा:
जैउ. ३, ५, २, ३.
अपि-धातवे तैआ. ६, ९, १.
अपि-धाय ऐआ. ३, २, ४; शांआ.
८, ७; ११, ३; शा. २, ५, ३, १६; ४, ३,
५, २०; ८, ६, १, २३; १४, ८, १०,
१; का. १, ५, २, १५; जै. ६२; ११२;
अपि-हित, ता- -त: तैआ. ७, ४,
१; -तम् शांआ. १०, २-७; तै.

२, ८, ९, ४; -ता ऐआ. ३, २, ५.
अपि-हिति- -त्थै तां. २१, ७, ५.
अपि/नह, अपिनहताम् शांआ. १२,
७; अपिनहाम ऐ. ६, १; अपिनह्यु:
ऐ. ६, १.
अपि-नह- -ह: शा. १, ४, ३, २०.
अपि-नह्य(ह्यअक्षन्-)-क्ष- -क्ष:
शां. २९, १.
अपि/नी, अपिनयति शा. १, ८, ३,
११; २०; १२, ४, ४, १; ८, १, २१;
तै. १, ४, ४, ११; गो. २, १, १३.
अपिनतु- -ता शा. १२, ४, ४, १.
अपि/पथ, अपिपाथयति शां. ४, ३, ३.
अपि/पद्, अपिपद्यते शा. ३, ४, २, ६;
७, ४, ९; ५, ३, २, ४; अपिपद्यन्ते
शा. २, ६, १, ३९; का. १, ६, १, २६;
अपि-पद्यन् श १३, ८, १, ९;
अपिपद्यते शा. ३, ७, ४, ९.
अपि-पात्र- -त्र: जै. १४३; -त्रा:
जै. १४३.
अपि-भाग, गा- -ग: शा. ९, १, १, १८;
-गम् शा. ९, १, १, १८; -गा: तै.
३, ९, ११, १.
अपि/भू, अपि... अभवत् ऐ. ७, २८.
अपि/यम्, अपियच्छति तै. ६, ४, ५.
अपि/या, अपि... यासीत् गो. १,
५, २४.
अपि-व(-त्→)ती- -तीम् तै. १,
३, २, ५.
अपि/वप्, अपिवपति तै. १, ४, ३, ६;
८, ६, ४; अपि वपाम: शा. १२, ४, १, ४.
अपि-वाप्- -पा: तै. १, ५, ४, २;
-पात् तै. १, ५, ४, २.
अपि-व्रत- -त: शा. ३, ६, ३, २.
अपि-शर्वर- -राणाम् ऐ. ४, ५; गो. २,
५, १; -राणि ऐ. ४, ५; गो. ५, ३.
अपि-शर्वरी- -र्वी: गो. २, ५, १.
अपि-शर्वर-त्व- -म् ऐ. ४, ५; गो.
२, ५, १.

† 'अज. मुपा. अभिदध्यात्' इति । ‡ 'अभिपाथयति, अपि पातयति' इति पाठान्तरे । 'अपीयात्' इति

अपि-शस्(√शस्)-सः ऐ. २, ६१; तै. ३, ६, ६, २.	अ-पितृ-ता श. १४, ७, १, २२.	श. ४, २, ३, ७; ९; ४, १, १३; २, ११ ^२ , ३, ५.
अपि√शु, अपिशश्रे श. १, ७, ३, १९.	अ-पितृ-देवत्य-त्यः श. १, १, १, ९; ११, १, ७, ३; का. २, १, १, ७.	१अ-पुरो(-रस्डहि-)हितः-तः श. ६, ६, ३, १२; -तस्य श. ६, ६, ३, १२.
अपिशीयंते तां. ९, ९, १३.	अ-पिपास(√१पा)-सः श. १४, ७, २, २८.	२अपुरोहितः-तस्य ऐ. ८, २४.
अपि-शीयं श. ११, ८, ४, ३.	अ-पिष्ट(-ष्ट→)ष्टा(√पिष्)-ष्टाः श. २, ६, १, ५; का. १, ६, १, ४.	अ-पूत, ता (√पू) -तः श. १३, १; १, १; जै. ९; -तः डइव तां. १७, ५, ३; -तम् तै. ३, ९, ७, ४; तां. ६, ५, १०; १७, ५, ६ ^२ ; -ता जै. १, १६, १, ३; १७, १, ७; -ताडइव तां. ६, १०, २; -ताः सा. १, १, १७, -ताःडइव जै. २०; -ताम् श. १३, २, ९, ९; ५, २, १०; -तायै ऐ. ७, २, ७.
अपि√सृ, अप्यसरत् श. १४, ९, ४, ५; तै. १, ४, ३, ३.	अपी, अपीत-, अपीति-, अपि√इ द्र. अ-पीडित-म् जै. १, २, १, १०.	अ-पू-प-पः ऐ. २, २४ ^३ ; -पम् श. २, २, ३, १२; ४, २, ५, १९; का. १, २, ३, १०; ११; गो. २, ४, ९.
अपि√सृज्, अपिसृजति श. १, ८, १, ४४ ^३ ; ३, २, ४, १४; ५, ३, ४, २१; तै. ३, ३, ६, ७; जै. ३, ४, ३, ५.	अ-पीत (√१पा) -तः सं. ५.	अ-पू-मूत-तः जै. २०, ५ ^२ .
अपि-सृज्य श. १३, ४, २, ५.	अ-पुण्य-स्य तै. १, ८, ६.	अ-पू-वत्-वान् तै. ६, ८, १ ^२ .
अपि-सोम-मौ जै. १८६ ^६ .	१अ-पुत्रः-त्राय श. १४, ९, ३, २०; शां. १, ३, १.	अ-पूर्ण-र्णः गो. २, १, १०.
अपि-सोमपीथ-थः शां. ४, ४.	२अ-पुत्र, त्राः-त्रः ऐ. ७, १३; तां. ८, ९, २१; -त्रस्य ऐ. ७, १३; -त्रा श. ५, ३, १, १३.	अ-पूर्व, वां-र्वः ऐ. ३, ४३; तां. १७, १०, ४; -र्वम् ऐ. ५, १, १; श. १४, ६, ८, ८; -र्वा ऐ. ५, २, ५ ^२ ; शां. २, ७, ५ ^२ .
अपि√हन्, अपिहन्ति जै. १, १८, ३, ५; अपिहन्यात् जै. ३६ ^२ .	अ-पुत्र-ता-यै श. ०, १, १, १०.	अ-पूर्व्य, व्यां-र्व्यं शा. २, ४, ५; तां. २१, ९, १६ ॥ गो. २, ४, १६; -व्यम् ऐ. २, ४, ०; ४१; -व्यां ऐ. ५, १, ९; शां. २, ६, १२; सा. २, ४, ८.
अपि-हित-, अपिहिति-, अपि√धा द्र. अपीच्य(पि/अञ्च्)-च्यम् तै. १, ५, ८, १.	अ-पुत्र-त-यै श. ०, १, १, १०.	अ-पृष्ठ-ष्ठम् शां. २, ५, ४; २, ९, ५; तां. ५, २, ४.
अप्यत्यञ्ज्(पिडअति/अञ्ज्), अप्यत्यञ्जन्ति ऐ. ७, २, ६.	अ-पु(त्र्य→)त्र्या सं. १, ४, ३, ५.	अपे-, अप√इ द्र.
अप्यद्(पि/अद्), अप्यादयेत् ऐ. ५, २, ७, ७, ३.	अ-पुत्र्य-पश(व्य→)व्या सं. १.	अपेक्ष-, अप√ईक्ष द्र.
अप्यय्(पि/अय्), अप्ययान् ॥ सं. १, ८, ४.	अ-पुनर्(ः, १/भू) श. १, २, ७, १, १०.	अपेन्द्र-, अप द्र.
अप्यथ-, अपि√इ, द्र.	अ-पुनः-पराजय-याय ऐ. ८, ९.	अ-पे (य→) या (√१पा)-याः गो. १, १, ३.
अप्यञ्ज्(पि/अञ्ज्), अप्यञ्जति का. १, ३, ३, २०; तां. १, ३, ५, १८; १०, ११; १, ५, ३, १७; अप्यञ्जत् जै. ३४.	अ-पुनर्भक्ष्य-क्ष्यः तै. ३, २, ३, ११. पुनर्भक्ष्य-, द्र.	अ-पौलकस-सः श. १४, ७, १, २२
अप्यसू(पि/असू) अपिस्मसि गो. २, ५, १ ^२ ; अप्यसत् श. १, ७, १, १; १८; ९, १, १६; ३, ३, ४, १०; ४, ३, ४, ६; २, ७; १, २, ३, ५, १; अप्यसाम श. ६, २, ३, १, ७; ८, २, २, २.	अ-पुनर्भव-वाय सा. ३, ८, ५.	अ-पौलखे (य→)यी व. २, १०.
अप्यस्(पि/अस्) अप्यस्थाथाः ऐ. ६, ३०.	अ-पुनर्मार-म् तै. ३, ९, २२, ४.	अप्तु-सवे श. ३, ६, ३, ८ ^२ ; -प्तुः श. ३, ६, ३, ८ ^३ ; १६; गो. २, ५, ९.
अप्यूह(√ऊह), अप्यौहत् तां. १४, ९, ३६.	अ-पुरो(रस्डग-)गव-वम् ऐ. ६, ३, ५; -वाणि जै. १, ३६; -वासः ऐ. ६, ३, ५.	
	अ-पुरो(-रस्डअ-)नुवाक्य-क्यः शां. ३०, ११;	
	अ-पुरोऽनुवाक्य-क-म् श. १, १, ४, १, १२ ^२ .	
	अ-पुरोऽनुवाक्या-वत्-वत् गो. १, ३, ९; -वन्तः गो. १, ३, ९ ^२ .	
	अ-पुरो(रस्डह-)हृक्(-च्+कप्)-म्	

† ऐपस्. इत्यस्य 'अपि' इति पृथक्पदं चिन्त्यम् । ‡ अपीति पृथग् इति सा० । क्रियायुक्त इत्यर्थाच्चः ॥ 'अप्ययात्' मुपा. BC. च चिन्त्यौ । सा. तु यथामु. पपाठ । § तस. बस. योर्भेदाद्द्वैविध्यम् । ¶ भुवा न सन्नियोगः किन्तु योगः । तु. ऋ. १०, ६८, १०; √करोतिना योगो द्र. । ॥ 'यज्ञा यथा अपूर्व' इति मुपा. सम्पादक-

१अप्तोर्याम्- -मः ऐ. ३, ४१; श. १३, ५, ४, ७, ७, १, ९.
 २अप्तोर्याम्- -स्य तै. २, ७, १४, ३.
 अप्तोर्याम्-त्व- -म् तै. २, ७, १४, ३; तां. २०, ३, ५.
 अप्तोर्यामन्- -मा गो. १, ५, २३; २, ५, ९; -न्नः तां. २०, ३, ५.
 अप्तुर- -रम् तां. ६, ९, ४; १५, ५, ६; १६, ११, २.
 §अमवान- -नः श. २, ३, ४, १४; का. १, ४, १, १२.
 अमस्- -मः तै. २, ८, ६, ४.
 अमस्व(-स+मत्पु-→वत्→)ती-
 -तीम् श. १४, १, ३, ३३.
 अप्य-, अप् द्र.
 अप्यय-, अपि√इ, द्र.
 अ-प्र-कम्पिन्- -न्वि ऐआ. ५, १, ३.
 अ-प्र-क्षालित(त→)ता- -तया गो. १, ३, ११; १२.
 अ-प्र-गल्भ- -ह्मः गो. २, १, ११.
 अ-प्र-चेतस्- -ताः तै. २, ८, ८, ३.
 अ-प्र-च्याव(√च्यु)- -चाय ता. ९, २, १.
 अ-प्र-च्यावुक, का - -कः शां. २, १; ३, ८; -का शां. १५, ४.
 अ-प्र-च्युत- -तम् तै. ३, ६, १३, १.
 अ-प्र-च्युति- -स्याम् शां. ७, ९; २५, ७; शांआ. १, ७; -स्यै ऐ. ८, १; ४; शां. २२, १; श. १३, ५, १, १२.
 अ-प्र-जज्ञि(√जन्)- -ज्ञि श. २, ३, १, १४.
 अ-प्र-जनन- -म् जै. १११.
 अ-प्र-जननी जै. १२९.
 अ-प्र-जनिष्यु- -ष्यु का. १, ३, १, ८.
 १अ-प्रजस्- -जाः तै. ३, ७, २, १; २.
 २अ-प्रजस्- -जसः तां. ५, ७, ५; १५, १२, ३; जै. १७०; -जाः श. १, ६, १, १७; तां. ६, १, ४; ८, ९, २, १;

-जसौ सं. २.
 अ-प्रजस्य- -म् सं. १, १, १४;
 अ-प्र-जात- -तः गो. २, १, १७.
 अ-प्र-जायमान- -नाः श. १४, ९, २, १२.
 अ-प्रजापति- -न्तिः जै. ३५.
 अ-प्र-जायमान(√ज्ञा)- -ने श. ४, ५, १, ३.
 अ-प्र-ज्ञेय- -म् ऐ. १, ८.
 अ-प्र-णामित(←√नम्)- -तानि सं. २.
 अ-प्र-णाश(←√नश्)- -शाय श. ३, ३, १, २; तां १४, २, ६.
 अ-प्र-णीत(←√नी)- -तानि ऐ. ३, ४, ९.
 अ-प्रति तै. २, ४, ५, ७; गो. २, १, १८.
 अ-प्रति-कामिन्- -नम् शां. १३, ८.
 अ-प्रति-ख्यात- -तम् तै. २, २, ३, ७; ३, ६, ४; ७, १८, ३.
 अ-प्रति-ख्य- -ख्येन तैआ. १, ३, ४.
 अ-प्रति-गृहीत(√ग्रह्)- -म् तां. १३, ७, १२; १३.
 अ-प्रति-गृह्व- -ह्वन्तः ष. ३, ७.
 अ-प्रति-गृह- -स्य श. १४, ६, १०, ३; जै. ८३; १३०; २०६.
 अ-प्रति-ग्राहक- -काः श. १३, ४, ३, १४.
 अ-प्रति-ग्राह- -स्य सा. १, ७, २.
 अ-प्रति-जगृहिवस्- -वान् जै. १३०.
 अ-प्रति-धुर- -रः श. १३, ४, २, १; २.
 अ-प्रति-घृष्य, ष्या- -ष्यः ऐआ. ५, १, १; श. १४, २, २, ४; तै. ३, ८, ५, २; तैआ. ३, ५, १; ष्या ऐ. ५, २५; ष्याय श. १४, २, २, ४; तैआ. ४, ९, १.
 अ-प्रति-नोद- -दाय तां. १६, ६, १२; २३, ६, ६.
 अ-प्रति-पद्- -इम् तै. ३, ४, ५, १.
 अ-प्रति-प्रोच्य(प्र√वच्) श. १३, १, २, ४.

अ-प्रति-बुद्ध- -द्धेन ऐ. २, ३, १.
 अ-प्रति-भूत- -भूत् इव गो. २, ४, १८
 अ-प्रति-म(√मा)- -म् ऐ. ८, ७.
 अ-प्रति-रथ- -थः श. ९, २, ३, ५; -थश् श. ९, २, ३, १; ५; गो. २, १, १८; -थेन ऐ. ८, १०; गो. २, १, १८
 अ-प्रति-रूप- -पः शां. १५, ४; शांआ. ६, ११; गो. २, ३, २२.
 -पस् श. १४, ४, १, ३-७; ५, १, ८.
 अ-प्रति-वाच्य- -म् जै. १, २, २, ५
 अ-प्रति-वाद- -दः ऐआ. ५, ३, २.
 अ-प्रति-वादिन्- -दिनः तै. ३, ३, ११, २; -दी तां. १०, ७, ३.
 अ-प्रति-वादि(-दिन्→)नी ऐ. ३, २४; गो. २, ३, २२.
 अ-प्रति-शंसत्(√शंस्)- -ता श. ११, ५, ५, ९.
 अ-प्रति-शस्त- -म् श. ११, ५, ५, १०.
 अ-प्रति-शर- -राय ऐ. १, २, ६.
 अ-प्रति-शीर्णा(र्णअ)म- -म् तै. आ. ५, ४, ५.
 अ-प्रति-ष्कुत(√ष्कु)- -तः तै. १, ५, ८, १; -तम् तै. २, ५, ८, ९.
 अ-प्रति-ष्ठ(√स्था)- -ष्ठः तैआ. ४, ४२, १.
 अ-प्रति-ष्ठा- -ष्ठाः जै. ३, ४, १, ४; -ष्ठाम् तै. १, २, ५, १; -ष्ठायाः तै. २, २, ९, ४.
 अ-प्रति-ष्ठतोः तां. १६, १५, ९.
 अ-प्रति-ष्ठान- -नः तां. ७, १, ४; -नम् शां. २९, ५.
 अ-प्रति-ष्ठित- -तः ऐ. १, १; अ. १, १, १८; ६, १, १८; २, १, ४, २६; ७, ४, १, १२; १३, ३, ३, ५; का. १, १, ४, २४; २, १, १, १३; तै. १, ८, १०, १; तां. १६, १३, ४; १८, ११, ५; जै. ४०; ७९; -तः इव क. ८, २,

† 'अप्तु-' इत्यस्य ष. १. ‡ स्वगनुरोधात् पदद्वयमभिप्रेतं स्यात् । अपि वा स्वरपाठो ऋः स्यात् ।

§ 'अप्तु, ७, १) सा०, P.W. प्रभृतयो यथामु. प्राति. आहुः । उ.म. द. (=य. ३, १५) तु 'अप्तु' इति कनिबन्तं प्राति. मेनिरे । विमशेषु पारि० द् । § 'उपनत्न-१' पा. विकृत एव सम्भाव्यते ।

१,२;४;४,१,२; -त्सु श. ११,१,
३, ३; ८, १, १; तै. १,१, ८,६;
-ताः श. ३,१,४,१०; ११,८,१,१.
अ-प्रति-हृत(√हृ)- -तेन तां ७,१,४.
अ-प्रतीक्ष(-ति√ईक्ष्)- -म् श. २,
६,२,१७; ५,२, ३,४; ४,२०; ७,१,
३,१७; ९,१,२, १२; तै. १,६,
१,४; ५,६; १०,५; ७,१,९.
†अ-प्रतीत(-ति√इ)- -त्सु तै. २,८,
४,२; -ता श. ४,५,७,७; तै. २,
८,४,५; ष. १,५.
‡अ-प्रतीत्त(-ति√दा)- -त्सु तैआ.
२,३,१; गो. २,४,८; -त्तानि तै. ३,
७,९,८.
अ-प्रत्य(-तिऽअ-)भि-मृष्ट(√मृञ्)-
-ष्टः ऐ. ७,३३; गो. २,३,६.
अ-प्रत्या(-तिऽआ-)लभमान- -म्
श. १,६,३, ३,३.
अ-प्रत्यावर्त्यत्(-तिऽआ√वृत्)-
-यन्तः श. १३,४,२,१६.
अ-प्रत्यु(-तिऽउ-)स्थाधिक(√स्था)-
-कः गो. १,३,१९.
अ-प्रत्युच्चा(मित् →)मिनी(-तिऽउत्
√यम्)- -नीम् का. १,५,१,३०.
अ-प्रत्त, ता(√दा)- -त्सु तां. ६,१०,
१८; -त्ता तां. २१,३,२.
अ-प्र-त्रास- -साय तां. ६,७,१०; १८.
अ-प्र-द(ग्ध →)ग्धा- -ग्धाऽइव श.
११,१,६,३३.
अ-प्र-दत्त(√दा)- -म् मं. २,३,२०.
अ-प्र-दान- -नात् गो. २,२,५.
अ-प्र-दह(√दह+कसुन्) तै. ३,२,८,५.
अ-प्र-दाह- -हाय श. ६, ७, ४, ८;
७,१,१,४२; तै. १,१,३, १२; ५,
८; २,१,६; ३,२,४,४; ८,५.
अ-प्र-पदन्(√पद्)- -म् श. १, २,
३,१; का. २,२,१,१५.
अ-प्र-पाद- -दाय तै. ३,२,१, ५; २,

९; ३, १२.
अ-प्र-पादुक- -काः तै. ३,२, १,५;
२,९; ३, १२.
अ-प्र-बुद्ध- -द्धे जै. १९०.
अ-प्र-भु- -भु ऐ. ३,८; गो. २,३,५.
अ-प्र-भ्रंश- -शाय श. १२,८,३,२२.
अ-प्र-सत्त- -त्तः श. ३,२,२,२,८,६,
३,२१; १४,१,३,२; गो. १,५,२४;
२,२,५; -त्ताः श. ६, ६,३,८;
गो. २,३,२३.
अ-प्र-मणि- -णीन् § मं. २,४,६.
अ-प्र-मय(√मी)- -म् श. १४, ७,
२,२२.
अ-प्र-मायुक, का- -कः ऐ. ३,४४;
तां. ८,६,१०; गो. २,४,१०; -का
तै. २,१,३,१.
अ-प्र-मीय- -याः ष. ५,३.
अ-प्र-यच्छत्(√यम्)- -न् तै. २, ४,
१,६.
अ-प्र-यत्- -ते ऐ. ५,३१.
अ-प्र-याज- -म् ऐ. १,२६.
अ-प्र-यात्र(√यु)म् श. ६,६,३,८; ४,
१; तै. २,४,२,५.
अ-प्र-युच्छत्(√युच्छ्)- -च्छन् ऐ. १,
२८; श. ३,२,२,२२; ८,६,३,२१;
तै. २,४,१,६; ६,१२; ५,४,६.
अ-प्र-योग- -गात् गो. तां. ८, ९, २१;
गो. २,२,५.
अ-प्र-वकृ- -क्त्रे ऐआ. ३, २, ६;
शांआ. ८, ११.
अ-प्र-वण- -णः शां. ६,१०.
अ-प्र-वर्ग- -र्गाय जै. १९.
अ-प्र-वर्ग्य- -र्ग्यः श. १४,२,२,४८;
-र्ग्यैण श. १४,३, २,३०; गो. २,
२,६.
अ-प्र-वर्तिन्(√वृत्)- -र्तिं शांआ. ६,
८; श. १४,५,१,५.
अ-प्र-वर्ह- -र्ह्याय जै. २८.

अ-प्र-वी(त →)ता(√वी)- -ता श.
३,३,१,१६; ४,५, ८, ३; ५,५,
१,११; -ताः तां. २१,१४,७.
अ-प्र-वे(द →)दा- -दे श. १,७,२,५;
तै. ३,५,१०,१.
अ-प्र-व्लय- -याय ऐ. ४,१९.
अ-प्र-शस्त- -स्ताः ष ४,४.
अ-प्र-सूत, ता(√सू)- -तः ऐ. २,३८;
जै. १६१; -त्सु श. ४,१,४,३; ६;
-ताः शां. ५,३; गो. २,१,२१.
अ-प्र-सृत- -तः तैआ. २,१, १; -तेन
तैआ. २,१,१.
अ-प्र-सृत- -साय गो. २,३,१८.
अ-प्र-खंस- -साय ऐ. १,११; तै. ३,
७,४,१३.
अ-प्र-घृती(√हृन्)- -त्यः श. १३, ८,
१,९.
अ-प्र-हन्- -णम् ऐ. ५, ४; शां.
२३,२.
अ-प्र-हृत- -म् श. ३,७, २,२.
अ-प्राक्-प्रवण- -म् गो. १,२,११.
अ-प्राज्ञ- -ज्ञाः § गो. १,१,११.
अ-प्राण(-प्र√अन्)- -णम् श. १०,४,
२,२; १३,७,१,९; १४, ६, ८, ८,
-णम्ऽइव श. ३,३,२,१९.
अ-प्राणक- -म् ऐआ. १,३,४.
अ-प्राणत्- -त् तै. २,३,४,६; -तः
श. १४,६,१०,२; -न्तः जै. १७.
अ-प्रास, सा- -साः श. ५, ३, ४,
१३; -सान् ष. ३, १; -सानि ¶
शां. १२,२.
अ-प्राप्य तैआ. ८,४,१,९,१.
अ-प्रायश्चित्-कृत्- -तः श. ११, १,
५,१.
अ-प्रायु(-प्रऽआयु)- -युवः शां. २०,
४; अप्रयावन् द्र.
अ-प्रावृ(-प्रऽआ-)त्- -तः श. ७, ५,
२,४१.

† 'अप्रतीत्त' मैसू. मुपा. । √ददातेर्निष्पन्नो वा एतेस्तकारोपजनो वेति चिन्त्यम् । ‡ कालि. आन. सा. 'अप्रतीत' इत्याहुः । § 'अ-प्र-मनीः' इति मुपा. चिन्त्यः । § 'अपराग्याः' इति मुपा. ? ऋत्विजां वि. -तया अकुशलाऽन्नचर्वयसकक्षतया च यथामुपा. एव साधीयान् भवेत् । ¶ आन. मुपा. 'सा' इति ।

अ-प्राशित(-प्र $\sqrt{2}$ अश्)- -तम् तै. १, ३, १०, ७.
 अ-प्रिय- -यः शां. १७, १; तै. ३, ३, २, ४; गो. २, १, ७; २, ११; -यस् ए. २, १; ६, ३२; ३३^४; ङा. ३, ४, २, ३; ११, ५, ३, १२^३; १४, ४, २, २२; तै. १, २, ५, ३^३; २, २, ४, ४; ६; जै. १५२^३; २०४; जैज. ३, ६, १, २, ६; गो. २, ६, १२; १३; -यस्य ऐ. ६, ३६; -याः शांआ. ३, ४; तैआ. ९, १०, ४; -यान् श. १, ६, १, २; -याय ऐ. ६, ३५.
 अ-प्रिय-विद्ध($\sqrt{व्यध्}$)- -द्धः जै. १५२.
 अ-प्रीत- -तौ तै. १, ४, १०, २.
 अ-प्रेत(प्र $\sqrt{ह}$)- -तेभ्यः श. २, ३, १, ९; का. १, ३, १, ४.
 अ-प्रोक्षित(प्र $\sqrt{उक्ष्}$)- -तम् ग. ४, २, १, १३^३; २०; -तेन श. ४, २, १, १४; -तौ श. ४, २, १, १३; २१.
 अ-प्रोच्य(प्र $\sqrt{वच्}$) ऐ. ७, १.
 अ-प्लव- -वः तां. ५, ८, ५; १४, ५, १७.
 अ-प्लोष्टृ($\sqrt{प्लुष्}$)- -ष्टा जै. १६८.
 अप्सरस्- -रसः शांआ. ३, ३; श. ८, ६, १, २, १; ७, ४, १, ७-११; १२; १०, ५, २, २०; ११, ५, १, ४; १३, ४, ३, ८; जैज. ३, ५, ६, ५^३; ६; तां. १९, ३, २; जै. १७७; -रसम् जै. १५१; -रसाम् शांआ. ३, ४; तां. १९, ३, २; आ. १, २२४; -रसौ श. ८, ६, १, १६-२०; तै. ३, ७, १२, ३; तैआ. २, ४, १; जै. २०३; -राः श. ३, ४, १, २२; ११, ५, १, १; १३, ५, ४, १३; -रोभिः श. ९, ४, १, ७-१२.
 अप्सरो(-रसुल)रूप- -म् शां. ६, १.
 अप्सरा- -सु तैआ. १०, ४, १.
 †अप्सा- -म् तै. २, ४, ३, ८; ७, ४, १.
 अप्सस्- -प्सः श. ८, २, १, ७; ५, १, १२.
 अप्सु-क्षित्, -चर, -ज, -मव, -योनि,

-पद्, -षा, -षोम-; अप्, ङ.
 अ-फाल-कृष्ट($\sqrt{कृष्}$)- -ष्टान् शां. २५, १५.
 †अ-ब(ण्ड→)- -ण्डा श. ३, ३, १, १६.
 अ-बधिर- -रः तै. १, १, ३, ५; ३, १, ५, १३; तैआ. ५, २, ९; -रौ तै. ३, १, ५, १३^३; -राः तै. १, २, १, ३.
 अ-बन्धु- -न्धु तैआ. २, ६, २; -न्धुः जैज. ३, २, १, ६; ७.
 अ-बल- -लः श. १३, १, ६, ३; तै. ३, ८, ९, ५; तैआ. २, १२, १,
 अ(?)-बलिष्ठ- -ष्ठः गो. २, ६, ६;
 -ष्ठःऽइव तां. ७, ३, १८.
 अ-बलीयस्- -यसः श. १, ६, ३, ७; ५, ५, ४, ८; ११, १, ६, २४; -यान् श. १, ६, ४, १; ४, १, ३, १; ५, ४, ४, १५; १४, ४, २, २६; -यांसम् श. १, ३, २, १४; ५, ४, ४, १५^३; १८; १९.
 १अ-बल्य- -म् श. ३, २, १, १०; ६, १, २९.
 २अ-बल्य- -म् श. १४, ७, २, १.
 अ-बहिर्धा(र्+धा) श. ८, ३, १, ११; ६, ३, ७.
 अ-बाह्य- -ह्यः श. १४, ७, ३, १३;
 -ह्यम् शांआ. १३, १; श. १४, ५, ५, १९; ६, ८, ८.
 अ-विभ्रत्($\sqrt{भ्र्}$)- -त् तैआ. १०, १, ५.
 अ-बीमत्सा($\sqrt{वध्}$)- -सायै तै. १, १, ३, ९.
 †अबी(-पूड-)-ष्टका- -काः तैआ. १, २२, ९.
 अ-बुद्ध($\sqrt{बुध्}$)- -द्धम् ऐआ. ५, ३, २; शां. २६, ३.
 अ-बुध्- -धाः श. १४, ७, २, १४.
 अज्जा(-पू $\sqrt{जन्+विट्}$)- -ज्जाः ऐ. ४, २०^३; श. ५, ४, ३, २२; ६, ७, ३, ११^३; तैआ. १०, १०, २; ५०, १.
 अद्द(-प $\sqrt{दा}$)- -द्दः श. ७, २, ३, ८.
 अदीय(-द्द+छ)- -यम् श. ९, २,

१, १३.
 अद्म(-पूडम-)- -क्षः सा. १, २, ८.
 †अद्मू(-पूडमू-)- -मुद्मू तैआ. ४, ५, ७.
 १अ-ब्रह्मन्- -ह्य तै. ३. १२, ८, २; गो. १, १, २३.
 २अ-ब्रह्मन्- -ह्या श. १२, ६, १, ३८; -ह्याणः श. ४, ६, १, १०.
 अ-ब्रह्म-चारिन्- -णे ऐआ. ५, ३, ३; शांआ. ८, ११.
 अ-ब्रह्म-ता- -ता श. ५, ४, ३, १४.
 १अ-ब्राह्मण- -णः ऐ. ७, १; श. २, २, ३, ३९; १३, ४, २, १७; का. १, ३, १, २८; जै. १९५; -णस्य तै. ३, ७, ५, १०.
 २अ-ब्राह्मण- -णः श. ४, १, ४, ६.
 अ-ब्राह्मणो(-णउ-)-क्त- -क्तः ऐ. १, १६; -क्तस्य ऐ. २, १७; -क्तेन जै. १२५^३.
 अ-ब्रुवत्($\sqrt{ब्रू}$)- -वन् शांआ. ७, ९; ११; -वन्तम् ऐआ. ३, १, ३; ४; शांआ. ७, १०.
 अ-भक्त, क्ता($\sqrt{भज्}$)- -क्तम् गो. २, १, ७; -क्ताम् शां. ९, १.
 अ-भक्त(-क्तः-)-र्तुं- -र्तुं गो. १, २, १५.
 अ-भक्षणीय($\sqrt{भक्ष्}$)- -यस्य तां. ९, ९, ९.
 अ-भक्षयत्- -यन्तः तां. १८, ५, १५.
 अ-भक्षित- -तेन श. ४, ३, १, २१^३.
 अ-भद्र- -द्रः तै. १, १, २, ३.
 १अ-भय- -यः श. ४, ४, ५, ४^३; -यस् ऐ. १, ३०^४; ५, २, ७; ७, ३; १२^३; ८, ९; १०; ११^३; ऐआ. ५, ३, २; शां. ५, ५, ९, ४^३; २५, ७; श. १, १, २, ४; २३, ३, ६, ३; १६; ४, १, १, २०; १२, ३, १, २; ८, १, २, २; १४, ६, ११, ६^३; ७, २, ३०^३; का. २, १, २, ६; १६^३; तै. १, २, १, ९; २, ४, ६, ९; ५, २, १; ३, १, १, ३, ३; ८, ३,

† मुपा. 'अप्सा' तु. ऋ. १, ९१, २१; ६, १४, ४। † PW. प्रष्ट. यथामु. पठन्ति। मुपा. वुं 'अ-वण्डा' इति।

‡ अनुपदं 'प्रतनुम्' इति पाठात् नञ्प्रवृत्तेनैव पदच्छेदः साधीयान् भाति। § छान्दसो. दीर्घः स्वरस्त विभक्षिणः।

८;४,१;२; ३,१,१,५; ११;२,११;
७,८,१; २; ११,४; १४,४; तैआ.
२,१९,१; ८,७,१; १०,१,९; ११;
तां. १५, ४, ३; मं. १, १, १५;
गो. १, ४, २३; -यस्इव ऐ.
६, २२; गो. २, ६, ४; -यस्य ऐ.
६, २२; ८, २७; शां. ४, ३; मं. २,
८, ८; गो. २, ६, ४; -यात् शा. १२,
२, ३, १२; गो. १, ४, २३; -यानि
शा. ६, ३, २, ८; -याय ऐ. ८, १०;
-ये ऐ. ५, २६; शां. १५, ५; शा १,
१, १, १७; ९, १, ६; ३, ९, ३, १९;
४, २, २, ८; ३, ३, ५; १६; ६, ६, २;
५, २, ३, ७; ४, ७; ६, ३, १, २९; ७,
३, २, ५; ६; १०; ४, १, ३३; ३७;
९, २, ३, ३; ४; ५; १०, २, ५, १;
२; का. १, १, ४, १५; १६; १८; २,
१, १, १२; मं. २, १, ११; -येन
शा. ३, ३, ४, ८; ष. ३, १.

२अ-भय- -यः शा. १४, ७, २, ३०;
३१; -यस् शा. १४, ६, ८, ८.

३अ-भय- -म् शा. १४, ७, १, २२.

अ-भ-यं-कर- -रः तै. ३, ७, ११,
४; तैआ. १०, १, ९; -रम् आ. १,
२००; २७४.

अ-भयं-कृत्- -तौ शा. १, ९, १, ६; तै.
३, ५, १०, १.

अ-भय-तम- -मेन तै. २, ४, १, ६;
तैआ. ६, १, १.

अ-भय-सुनि- -नि श. १२, ८, १,
२२; तै. २, ६, ३, ५.

अ-भाग-गा- -गः शांआ. ८, ५; तै.
२, १, २, १; ३, ३, ८, ५; ७, ५, ९; तैआ.
२, १५, १; ६, १, ४; -गम् शा. १,
९, २, ३५; तै. ३, ७, ५, ९; -गया
तै. ३, ३, ८, ६; -गा तै. ३, ३, ८,
६; -गेन तै. ३, ३, ८, ६;

अभि ऐ. १, ३; १०; ११; १३; १६; १९;
२२; २, १२; १६; ३, १३; २२;
३४; ४२; ४, १०; २७; ५, ५; १३;

१६; १७; १८; २१; ६, ६; ९; १८;
२०; ३६; ७, ११; १२; १६; ८, २०;
ऐआ. २, ३, ५, ५, २, २; शां. २, ३;
३; ६; ७, १०; ८, १; १५, २; १७, ७;
१८, २; २२, ५; २३, ८; २६, १७;
२७, १; ३; ३०, ३; शांआ. ७, १४;
शा. १, २, ३, ४; ८, ३, २५; २, ३, १,
२९; ३, १६; ४, १, ८; ९; ३, २, ३,
२७; ३, ४, १४; ५, २, ८; ४, १; ६,
१, २, ८; ९, ३, ३; ४, १, ५, १६; ५, ३,
३, ३; ६; ४, ३, ११; १५-१८; ५, २,
४; ६, ३, १, ३३; ४, ४, १६; ६, ३,
१; ७, १, ७; ४, ६; ७, २, ४, २८; ४, २,
४०; ५, २, ११; ८, १, ४, १; १३,
५, १, ११; का. १, १, ४, ६; ६, १,
११; २, ८; तै. १, १, ५, ४; २, १, ८;
१८; १९; ३, १; २; ३; ६, ३; ३, १, १;
४, ४, १; २; ३; ५; ६; ६, १; ५, ६, ३;
९, ३; १; १०, २; ३; ७, ५, १; ८, ९, १;
२, १, ६, ५; ४, ४, ५, ५; ५, ६, ४;
८, १; १; ८, ३, ३; ४; ५, ४; ८; ७, ७; ३,
१, १, १, ५; २, ४, ७; ५, १; ७, ४, ४;
५; ८; १४, ५; १; ११, २, तैआ. ३,
१२, २; १५, २; ४, ३, १; ४२, ३; ६,
१, ३; १०, १, १६; ४८, १; तां. १,
५, ५; ७, ५; ३, ६, ३; ४, ७, ७; ८,
१३; ९, १८; ६, १, ३; ९, १५; ८, १,
१; ९, २, १५; १०, ५, ५; ७, ४;
८, १; ११, ३, १; ४, १; ३; ५, १; ६,
९; ९, २; १२, १, १०; ३, ४; ५; ७, १०;
९, २३; १३, १, १२; ३, २५; ५, २;
७, १५; ९, २८; १४, ५, ३०; ८, २;
९, ३; ११, २; ४; ३८; १५, १, १२;
५, ३७; ८, ४; १८, १, ४; ४, ९; ८,
१६; १९, १०, १४; २०, १, १; ६;
१६, ६; २१, ९, १६; २४, १४, ८;
१६, ६; १७, ४; २५, १, १५; २, ६;
सा. १, ४, २०; ७, १३; ३, ४, १०; ६,
८; ९; ११; ष. ५, १; ६; मं. १, ६,
२८; जैज. १, २, ३, १; १४, ४, ३;

३, ५, २, १; ११; ३, १, ५; ४, १, ५; ५,
१; ५; ९; ६, १; ५; ७, १; ५; ८, १; ९;
९, १; २; जै. ३५; ४१; ५१;
७३; ८२; ८५; ८८; १०२; ११७;
१२९; १३१; १४३; १५१; १५७;
१६८; १८०, १८५; २०६; २११;
२१२; गो. २, १, ११; ३, १४;
अभिइव शा. ४, २, १, ११.

अभि/इ, अभ्येति ऐ. ३, ४४; ८,
१०; शां. ७, १०; तै. २, ८, ७, १;
३, १, १, ९; १०; तां. २, १, ४; ३, ७;
ष. २, १; जै. १०१; अभियन्ति
शांआ. १२, ५, तां. १८, ९, ४;
अभीयाय शा. १, ४, १, १४;
अभीयुः शा. १, २, ५, २; का. २, २,
३, २; अभ्येष्यामः जै. १५१.
अभ्येतु तै. २, ५, २, २; अभियन्तु
शा. ७, २, २, ९; तै. ३, १, २, ७;
अभ्येत ऐ. ३, ३३; जै. १८८;
अभ्यायन् ऐ. २, १; ११; १३; ३१;
६, ४; अभ्यायन् शा. ६, ६, २, ११;
अभीयात् शा. १, ४, ४, २; ३;
अभि...इयात् शां. १७, ७; शा.
१२, ४, ४, ६. अभीत्वरी द्र.

अभि/इन्ध्, अभीन्धे शा. ६, ५, ४,
४; ५; ९; अभीन्धते शा. १, २, १,
२१; अभीधिरे शा. ६, ५, ४, ५;
अभीन्धताम् शा. ६, ५, ४, ५.
अभीध्यन्ते का. २, १, ४, १९.

अभीद्ध- -द्धः तैआ. ५, ३, ६;
-द्वात् तैआ. १०, १, १३.

अभि/इष्, अभि...इच्छति ऐ. ३, ९.
अभीष्ट, छा- -ष्टः तै. १, १, १०, ५;
६; -ष्टा ऐ. २, १८; तै. १, १, १०,
६; ३, ९, ८, ३; १२, ५, ५; तां. ६,
४, १५; १८, ९, १७; गो. २, १, २०.
अभीष्टि- -ष्ट्यै तां. ६, ४, १५.

अभि/इर्, अभ्यैरयन्त तैआ. १०,
१, ४.
अभि/कम्, अभि...कामयते तै.

१,७,९, ४; अभिकामयन्ते तै. २, २, ७, ४; अभि...कमिष्यन्ते तै. २, २, ७, ४; अभ्यकामयन्त तां. ९, २, ९.
 अभि/काश, अभिचाकशीति श. १४, ७, १, १२; अभिचाकशीमि श. ७, ५, २, ११.
 अभि/कृ, अभिकरोति श. २, ३, १, ४; ७, ५, १, ३२; अभिकरोति का. १, ३, १, २.
 अभिक्रियते श. ७, ५, १, ३२.
 अभि-कर- -र: गो. १, ५, २४.
 अभि-कीर्यमाण(√कृ)- -ण: तैआ. ५, ११, ४.
 अभि-कल्पमान(√कृप्)- -ना:†श. ८, ७, १, ६.
 अभि-कल्प- -स: तैआ. १०, १, ३; -सा: श. १२, ३, १, ४; -से श. १२, ३, १, ६.
 अभि-कन्युसुडइव(√कन्यु+णमुल्) श. १४, १, १, १४.
 अभि-कतु- -तूनाम् तै. २, ८, ३, ७.
 अभि/कन्द, अभि...कन्दति जैड. २, १, २, ९.
 अभि-कनिकदत्तां तां. ११, ८, ४.
 अभि-कन्द- -न्द: आ. १, ५६१;
 -न्दौ जैआ. १, ५६१.
 अभि/क्रम, अभिक्रामन्ति तां. १२, ४, २५; अभिऽअभि...क्रामन्ति तां. १२, ४, २६; अभिक्राम जै. ९६६;
 अभ्यक्रामन् तां. ८, ८, ४^३; ११, ११, ६; अभिक्रामेत् सा. १, ५, १५;
 अभि...अकमीत् तां. १२, ९, ५.
 अभिक्रमयति तां. १२, ४, २५.
 अभि-क्रम- -म: तां. २०, १, २.
 अभि-क्रमितुम् शां. २२, ९.
 अभि-क्रम्य श. १४, ९, ४, ७.
 अभि-क्रान्त- -न्तेन तां. २, १,

३; ६, ३; ७, ३; १२, २; १५, २; ३, २, २; ५, २; २०, १, २.
 अभि-क्रान्ता(-न्तऽअ-)प-क्रान्त- -न्तम् तां. ५, ८, ३; -न्तानि तां. ५, ८, ३.
 अभि-क्रान्ति- -न्ति: तै. १, १, ६, ८; -न्त्यै ऐ. १, २६; शां. ७, ९; ८, २; २२, ९; जै. ३१; तां. २, १, ३; ६, ३; ७, ३; १२, २; १५, २९; ३, २, २; ५, २; ११, ३, १; ११, ५, १५, ९, ८; २०, १, २; २४, १९, ३.
 अभि-क्राम(त्→)न्ती तां. २, १, ३; ६, ३; ७, ३; १२, २; १५, २; ३, २, २; ५, २.
 अभि-क्रामम् (णमुल्) जै. १४३^३.
 अभि/क्री, अभिक्रीयते श. ३, ३, २, ६; ४, १, ७.
 अभि/क्षर, अभिक्षरति शां. २७, ३^३; अभिक्षरन्ति श. १०, ५, ४, १४; १४, ६, १०, ३; ६, ९; १२; १५; १८.
 अभि/क्षम्, अभि...क्षमेत तै. २, ८, ६, ९.
 अभि/खन्, अभिखनेत् श. ११, १, ६, १६.
 अभि-खनत्- -नन् श. २, ३, २, १४^३.
 अभि/ख्या, अभिख्यायेत ऐआ. ३, २, ४.
 अभि/गम्, अभिगच्छति श. ३, १, ४, ७; १३; तैआ. १, २३, १; तां. ११, १, ३.
 अभिगम्यते श. ३, २, ४, १३; ८, ३, ३५.
 अभि...गमयति शांआ. १०, ८.
 अभि-गत- -त: गो. २, ६, १३.
 अभि-गन्तु- -न्ता श. ४, १, ४, १.
 अभि/गा(←गा), अभि...अजिगात् तै. २, ८, ४, ४; अभ्यगात् जै. १५१;

अभिगु: तैआ. ४, २०, २.
 अभि-गाय ऐ. ६, ३२^३.
 अभि/गुप्, अभिगोपायति श. १, ७, ४, १८; २, १, ३, ३^३; ६, ३, ८^३; का. १, ६, ३, ६; अभिगोपायति श. ४, ३, ४, २२; ५, ४, ३, २६; ५, २२; ५, १, ९; अभिगोपायत् श. २, ६, ३, ८; अभिगोपायात् का. १, ६, ३, ६; अभिगोपायतु श. ८, ३, १, १०; ७, ३, १९; अभिगोपायतु श. ७, ४, २, ८; अभिगोपाय श. २, ३, ४, ४०; अभिगोपायेत् श. १३, ८, ४, ९.
 अभ्यजूगुपताम् श. १, २, ५, २०; का. २, २, ३, २०.
 अभि-गुप्ति- -स्ये का. २, २, ३, २०; -सौ श. १, ५, १, १७; -प्त्यै श. १, २, ५, २०; ३, ७, १, ५.
 अभि-गोपायत्- -यन् शां. १०, २, अभि-गोप्तु- -सा श. १, ७, ४, १८; १४, १, ३, २; -सारम् श. ३, ८, १, ५; ६, ३, १, १०^३; १८; २४^३; ७, ३, २, १८^३; १९^३; -प्तुन् श. १४, १, २, १५.
 अभि/गृध्, अभि...जागृधु: शांआ. ७, ४.
 अभि/शृग्, अभिशृणाति तैआ. ५, ६; ६, ८, ३; ९, १०; तां. ५, ५, १३; अभि...शृणातु तैआ. ४, ११, ७, ५, ९, ९.
 अभि-गर- -र: श. ११, ५, ९, ७; तैआ. ३, ६, १; -रौ तैआ. ३, ५, १.
 अभि-गरा(-रऽअ-)पगर- -रौ तां. ५, ५, १३; २५, १५, ३.
 अभि/गै, अभिगायते तै. १, १, ८, १; २^३; अभिगायते ते. १, ६, ८, ३; अभिगायति श. ५, १, ५, ४; गो.

†यद्यपि पूषा० तै०-शाखायां श्रूयते न वाज०-शाखायां तथापि वाज०-शाखानुसारी समास एवात्र द्र. †तै-शाखायां तु अभीति व कल्पमान-इति व पृथक् पृथक् पदे श्रूयते । तु. य. १३, २५. तैसं. ४, ४, १२, २; तै. ३, २, १, १८ । † सा. (=ऋ. ९, ९७, १३) तूभयथाह शत्रन्तं क्रियारूपं च । § 'अभि-क्रामन्त्यै' इति मुष्ण. चिन्त्यः ३ ।

२, ५, ८; अभि...गायति श. ५, १, ५, १७; अभिगायन्ति श. ४, ६, ९, ११; अभ्यगायत् जैउ. ३, ७, २, १; अभ्यगायत् जै. १८०; १८१; २०१; २०८; अभ्यगायन्त जैउ. ३, ७, १, ८.
अभि...गीयते ऐ. ३, ४३; ५, ३०^२; ७, ९; ८, २१.
अभि-गीत- -तः ऐ. ८, २१;
-तम् श. १३, ५, ४, २; ३, ४; ६; ७; ९; ११; १५; १६; २१; -ताः ऐ. ८, २२; २३; -तेषु सं. २.
अभि-गीय श. ५, १, ५, ४; सा. २, ३, १; ७, ४; ८, २; ३; ३, ४, ४; ५; ७; ८; ९.
अभि-गोष्ण- -ष्णाः ऐ. ५, ३.
अभि√ग्रह, अभिगृह्णाति तै. ३, २, ८, १२; अभिजग्रह शां. ३०, ५; जै. १८९^२; १९८^२; अभ्यग्रहीष्यः† शां. ३०, ५.
अभि-ग्रास- -म् शां. २२, ८.
अभि-घात(√हन्)- -तेषु सा. १, ८; १३; १४; १५.
अभि√घृ, अभिघारयति ऐ. २, १४^२; श. १, ५, ३, २५; ६, १, २१; ७, २, १०; ४, ११; २, ५, २, ३७; ३८; ४०; ३, ९; १०; १४; १५; ६, १, १५; २७; २८; २९; ३१; ३, ८, २, २४; २५; २६; ३, ८; ९; १९; २३; २५; ४, ४, २, ५; ५, १६; १७; ५, २, ९; ११; ५, १, ३, ५^३; ७, ३, २; ३; का. १, ५, २, ८; ९; १३; १४; तै. १, ६, १०; १; ८, ३, १; ३, ३, ५, २; ८, ३; ९; अभिघारयति श. १, २, ३, ८; ३, ८, २, २५^२; ११, ४, २, १७; ७, ४, ४; का. २, २, १, २१; तै. ३, ३, ५, १; अभि...घारयति तै. २, १, ३, ३; ३, ३, ५, २; तैआ. ५, ८, १; अभिघारयतः श. २, ५, २,

३९; अभिघारयन्ति श. ३, ८, २, २४; अभिघारयन्ति श. ७, ३, २, ३^२; अभिघारयामि तै. ३, ८, ५, २; अभिघारय श. १, ७, ३, ६; अभिघारयाणि श. ३, ८, २, २५; अभ्यघारयत् श. १, ७, ३, ७; अभ्यघारयन् श. १, ५, ३, २५; अभिघारयेत् श. ३, ८, २, २५^२; अभिघारयेत् तै. १, ६, १०, १; अभिघारि गो. २, १, ३.
अभि-घारयत्- -न् ऐ. २, १२.
अभि-घारित- -तः श. ३, ८, २, २५; -तम् श. ७, ३, २, ३.
अभि-घार्यं श. २, ५, ३, ५; ११; १२, ५, १, १३; का. १, ५, २, १०^३; ६, १, १ ७-२०.
अभि-घृत- -त्तानाम् तै. १, ७, ५, १,
अभि√घ्रा, अभिजिघ्रति ऐ. १, ७; श. ४, ५, ५, ११; ७, ३, २, १२; तां. ७, १०, १६; गो. २, ३, ९^३; अभिजिघ्रामि शांआ. ४, ११; सं. १, ५, १९; अभ्यजिघ्रत् तां. ७, १०, १५; २०, ४, ५; गो. २, ३, ९;
अभिजिघ्रेत् शांआ. ४, ११^२.
अभि√चक्ष, अभिचष्टे श. ७, २, १, २०^२; ९, २, ३, १७; तै. ३, ७, २, ४; अभिचष्टे तै. २, ७, १२, २; ८, ९, ३; अभ्यचक्षत तै. २, ५, ८, ५; तैआ. ६, ३, १.
अभि-चक्षाण- -णः तै. २, ८, १, ६.
अभि-चक्षेऽ तै. २, ८, ७, २; ९, २.
अभि√चर, अभिचरति श. ११, १, ६, १२; तै. २, २, १, ७^२; अभिचरति श. ५, ५, ५, १४; तै. १, १, ५, १; अभिचरन्ति ष. ३, ९;
अभिचचार श. ५, ५, ५, १४;
अभ्यचरत् श. १२, ७, १, १;
अभिचरेत् श. १, २, १, ७^२; ४, ७^२; १६^२; ५, २२; ३, ५, २, ८^२; ४, १,

१, १७; २६; २, १७; का. २, १, ४, ५^२; २, २, ५^२; ९^२; तैआ. ५, ८, ७; जै. ९०; १३६; ष. ३, २; अभिचरेत् श. ५, ५, ५, १४.
अभि-चरत्- -रते तां. ७, १, ११;
-रन् तै. २, २, १, ७; तैआ. १, २६, ५; ष. ३, ३-६; ८-११; जै. ४५.
अभि-चरणीय- -यः जै. ७५.
-यम् श. १२, ७, १, १; ८, ३, १; गो. २, ५, ६; -यस्य तां. ८, १, १;
-यानाम् ष. २, १०.
अभि-चरित- -तः जै. ९०; -तम् तै. ३, १२, ५, १.
अभि-चरितवै तै. १, ७, ७, ५.
अभि-चर्यमाण- -णाय तां. २, १०, ५.
अभि-चार- -रः तै. १, ७, ७, ५; तैआ. ५, ९, ८; ११.
अभि-चार्यमाण- -णः जै. ९०;
-णम् तां. २२, १७, ३.
अभि-च्छ(त्र→)त्रासइव(√छद्) श. १, ३, ३, ६.
अभि-च्युत- -तः गो. २, २, १२.
अभि√जन्, अभिजायते श. ६, २, २, २७^२; जैउ. ३, ३, १, २-७; सं. ४^२; ५; गो. १, २, २; १५; अभिजनिष्ये तै. २, १, २, ५; अभ्यजायत तै. २, १, २, ५; जैउ. २०४.
अभि-जनितोः श. ३, १, २, २१.
अभि-जानत्(√ज्ञा)- -त् तै. ३, १०, १, १.
अभि√जि, अभिजयति श. १३, १, २, ३; तै. १, २, ६, ४; ५; ३, ३, ७^२; ४, २; ३; ५, ४; ६, १; ४, १, ४^२; ४, १; ७, ४, ४; ७, २; ९, २; २, ३, ५, ६^२; ३, १, ४, ३; १३; १४; ५, १; २; ४; ६; १४; ८, १, २; ११, १०, १^३; १२, ५, ६; तैआ. १०, ६४, १; जै. ४; अभि...जयति श. १२, ८, १, २;

† L. पाठस्तु 'अप्य-' अपि√ग्रह् द्र. ‡ 'अभिघार्य' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । § सा. म. पु. १ आह । तच्चिन्त्यम् । तु०=क. १, १०२, २ इत्यत्र तस्यैव भाष्यम् ।

७; अभिजयन्ति तै. १, २, २, ३;
 अभिजिग्युः ऐ. ७, २७; अभि-
 जेष्यति ऐ. ७, २७; अभि...
 जेष्यसि तै. १, १, ४, ७; अभि-
 जयानि श. ३, ४, ४, ९; १४; तै.
 १, २, ६, ५; अभ्यजयत् शां. २४,
 १; तै. १, १, ४, ७, २, ३, ३, ३;
 १, २, ५, ४, ३; १३; ५, १, २; ६; १४;
 तां. १६, ४, ६; जै. १३२; गो. २,
 २, २१; अभि...अजयत् तै. ३,
 ११, ९, ७; अभ्यजयताम् तै. ३,
 १, ४, १४; अभ्यजयन् ऐ. ३, ३०;
 शां. २४, १; तै. १, ५, २, ३; ३,
 १, ५, ४; तैआ. ५, १, ६; १०, १,
 १०; अभ्यजयन् तै. १, ५, २, ४, ३,
 १, २, ४; तां. ५, ५, १५; ८, ८, ५; ९,
 २, ९; १०, १२, ३; ४; ११, ११, ६;
 १७, १३, १८; २०, १, ३; २२, ८,
 ४; ५, ५, २; गो. २, ४, ११;
 अभि...अजयषु तै. २, २, ८, १;
 ३, ११, ९, २; तैआ. ५, १, ७;
 अभिजयेत् तै. १, ६, ३, ७; ८; ३,
 २, १, ३; जै. १३२; अभि...जयेत्
 तै. १, ७, ७, १; अभिजयेयम् श.
 १३, २, ४, १; तै. ३, १, ४, ३;
 १३; ५, १, २; ६; १४; तां. १६,
 ४, ६; अभिजयेत्र तै. ३, १,
 ४, १४; अभिजयेम तै. ३, १, ५,
 ४; जै. ७४; अभिजय्यासम् जैज.
 ३, ५, १, १०.
 अभि-जयत्-यत् तै. १, ५, १,
 ४; -यन् तै. ३, १०, १, ३.
 अभि-जित्-त् ऐ. ४, १९; शां.
 २४, १; २; श. १२, १, ४, २; २,
 १, ३; ३, २; ११, ४, १५; ३, १, ८;
 १३, ५, ४, ४; तां. १, १०, ४; १६,
 ४, ७; २२, ८, १; ४; १७, १; २३,
 १४, १; २४, १२, १; १४, १, १८, १;
 २०, १; जै. ११८; ५, ३, १२;
 जैज. ३, ५, १, १०; गो. १, ४,

१, १, १७; तै. १, १, ४, ८; ७, ७, १;
 २, २, ८, १; ३, ८, ८, ३; ४; १०, ९,
 १०; ११, ९, २; ७; तैआ. ५, १,
 १४; १५; २२; २३; ५, २; ३; ४;
 २, २, १३; -तः शां. २४, २; श.
 १२, २, ३, २; तै. १, ५, २, ४;
 तां. १६, ४, १२; गो. १, ४, १४;
 १५; २३; -तम् श. १२, १, २, २;
 ३, १२; तां. १६, ४, ६; जै. १६३;
 गो. १, ४, ९; १०; १३; २१; -ता
 श. १२, २, ३, १०; ३, १, ४; तां.
 २०, ८, १; २२, ८, ४; गो. १, ४,
 २१; -ति ऐ. ६, १८; शां. २९, ८;
 गो. १, ५, १५; -ते श. १२, २, ३,
 ११; तै. ३, १, ५, ६; गो. १, ४, २२.
 अभि-जित्-त्व- -त्वम् तै. १, ५,
 २, ४.
 अभि-जिद्-विद्-जित्- -तौ
 शां. २४, १; श. १२, २, २, २१.
 अभि-जित- -तः श. ४, ६, ९,
 १६; -तम् श. ४, ६, ९, १, २; ४;
 १६; ११, २, १-५; तै. १, २,
 ६, ६; ५, १, ४; ७, ३, ८; -ताः शां.
 २४, १; तै. ३, ९, ८, ३.
 अभि-जिति- -त्यै ऐ. १, २५; २,
 १७; ४, ९; ५, ३; ८, ९; ऐआ. १,
 १, २; ३, ८; श. ३, ४, ४, ९; १४;
 ७, १, १४; १३, १, ३, १, ३; २, १, ५.
 तै. १, २, ३, ४; ७, ३, ८; ७, १; ३,
 १, ४, ३; १३; १४; ५, १; २, ४, ६;
 १४; २, १, ३; ८, ४, ३; ६, १; १९,
 १; २०, ५; ३, ४, ३; ५; ६; ८, ९, ३;
 १६, २; १२, ५, ८; जै. १३२; तां.
 ६, ५, २०; ११, ११, ५; १६, ४, ७;
 २२, ३, ७; १३, ४; १६, ४; गो.
 २, १, १८; २, १६.
 अभि-जित्य तां. ८, ८, १; ९, १, १;
 २०, ८, १.
 अभि-जेतुम् तां. ८, ८, १; ९, १, १.
 अभि-जु(←जाड) ऐ. १, २२.

अभि-तत्(√तत्)- -तः जै. २०५.
 अभि/तप्, अभितपति श. १, २,
 ३; ५; १३, ३, ८, ६; का. २, २, १,
 ११; १९; अभितपन्ति जै. १९०;
 अभितताप श. ११, ५, ८, २; ३;
 ४; अभितपतुः जै. १४७; अभि-
 तप्यन्ति जै. १९०; अभ्यतपत
 ऐ. ५, ३२; ऐआ. २, ४, १; ३;
 जै. १०१; गो. १, १, १; ३; ५;
 ६; ७; ८; १०; ११, २, ७; अभि-
 ...अतपत् जैज. ३, ४, १, ७; ८;
 अभ्यतपन् ५, ४, १; जै. १९०;
 अभिताप्सीत्? श. ७, ५, १, ८.
 अभ्यतप्यत शां. ६, १०; अभ्य-
 तप्यन्त जैज. १, २, १, १२.
 अभि-तपत्- -पत् तै. ३, १०, १, २;
 -पन् तै. १, २, ४, १; ३, १०, १, १.
 अभि-तप्त,सा- -स्तस्य ऐआ. २,
 ४, १; -सात् जै. २०७; -साम्यः
 ऐआ. २, ४, ३; -सेभ्यः ऐ. ५, ३२.
 अभि-तप्यमान- -नात् जै. २०७;
 -नानाम् जै. २०३.
 अभि-तप्यन्- -न् श. १, २, २,
 १२; का. २, २, १, ९.
 अभि-तराम् श. १, ५, ३, ६.
 †अभि-तराम्/द्, अभितरामेति
 ऐ. ३, ४, ४; गो. २, ४, १०.
 अभि-तष्टीय(-ष्टृ+छ)- -म् शां.
 २९, ७.
 अभि-तस्(ः) ऐ. २, १३; ३, २०; ४,
 १५; २३; ऐआ. २, १, १; ५, १, ३;
 शां. १३, ५; १६, १०; २६, १;
 श. १, २, ५, ६; ७; ८; ९; १५; ३, ४,
 ८; ७, ३, २; ३, २, २, २०; ४, १,
 १; ७; ८; ५, ३, १४; ८, २, २७;
 ३, २६; ४, २, १, १९; २५; ३, ४,
 ११; ६, २, १, २०; २४; ३, १, ३, १;
 ४, १, ८; ४, १३; ७, ४, १, ९; ५, २,
 १४; ८, ५, १, १५; १७, ९, १, १,
 ४४; ४, ४, ६, ७, ६, १; १२, ९,

३, १६^४; ३३, २, २, ११; ६, ९; ११, २; ४, ४, ५; ७^३; ६, १, ९; २, ६; १४, ३, १, १, २०^३; २२; का. १, ४, ३, ४; १, ५, २, १९^३; २, २, ३, ५; ८^३; १४^३; तै. १, ३, ५, ४; २, ४, १, १; ६, ८, २; ७, १६, १; २; ८, २, ६; ३, २, ७, ६; ८, २०, १; २३, ३, ९, ५, २; तैआ. १, ८, ३; २२, ९; २६, १; २, ५, २; १५, १; तां. १, ७, ५; २, १७, २; ४, ७, १; १०, ४, ५; १३, ४, ४; १४, ९, २०; १८, ८, १७; १९, १०, ५; २०, १६, २; ३; ४; ८; २४, १, ६; ७; १०; १४, ४; १५, १^३; २५, १, ८; १५, १; आ. १, १; ५; जैउ. १, १, ६, २; ३, १, १; सं. १, १, ५; जै. ३५; १३५; १४१^३; १५६, १८६.

अभि/वृद्ध, अभि...तृणत्ति ऐआ. १, ३, १^३; श. २, ३, २, १५; अभितृन्दन्ति तैआ. ५, १, ४; अभितृन्धि तै. २, ५, ८, १; अभि...तृन्धिर्न तै. २, ५, ८, ११; अभितृण्णाम तैआ. ५, १, ४; अभ्य-तृणत् ऐ. ६, ११^३; तां. ६, ६, ८; १२; गो. २, २, २१; अभि...तर्दः ऐ. ६, ११; ऐआ. १, २, २; ५, १, १; झां. २४, २; गो. २, २, २१; अभितृण्णवत् श. २, ३, २, १४. अभितृण्णवत्(त्→)नी-वतीभिः ऐ. ६, ११; गो. २, २, २१; -बल्यः ऐ. ६, ११^३; गो. २, २, २१^३.

अभि/त्सर, अभित्सरति जै. १४३^३; अभ्यत्सरन् जै. १४३. अभि/दह, अभिदहेत् श. ३, ६, २, २०; तां. ९, ९, १५. अभि/दास, अभिदासति श. ४, ६, ४, ४; तै. २, ४, १, २; २, १^३; ३, ७, ६, १७; २४; ११, ५, १, २^३;

३^३; तैआ. २, ५, २^३; अभिदासत् ऐ. १, १९; झां. ८, ४; तै. ३, ७, ६, ९; अभ्यदासन् जै. १९०.

अभि-दासत्-सतः तै. २, ४, २, ३; -सन्तम् ऐ. ६, ३६^३.

अभि/दिश, अभ्यदिशत् तां. १२, ११, १०.

अभि/दीक्ष, अभिदीक्षते शां. ७, ४; श. ३, ६, ३, १; अभिदीक्षते श. ३, ६, ३, १^३; अभिदीक्षन्ते तां. ५, ९, ४, ५^३.

अभि/दीधी, अभि...दीधय ऐ. ६, १८; २०; झां. २९, ७; गो. २, ६, १; २.

अभि/दुह, अभिदुह्यात् तै. १, ४, ३, ४.

अभि/दृश, अभ्यपश्यत् श. ११, ८, ३, १; अभ्यपश्यन् जैउ. १, २, १, ९; अभि...अपश्यन् तां. १०, १२, २; अभिददर्शम् † गो. २, ६, १३.

अभि-द्यु- -द्यवः श. १, ४, १, ७; ८; ९^३; तै. ३, ५, २, १; गो. १, ५, २३; -द्यवः तै. २, ५, २, ३; -द्युः जै. ११४.

अभि/द्युत्, अभिद्योतयति तै. २, १, ३, ३.

अभि/द्भु, अभ्यद्भवत् जैउ. ४, १०, ३, ४; ८, ११; अभ्यद्भवन् ष. ४, ५, ५.

अभि-द्रुत्य श. १४, ४, १, ३, ४, ५; ६; ७; ८; जैउ. १, १८, ५, १.

अभि-द्रुघ(√द्रुह)- -घः तैआ. २, १८, १^३; जै. ११६^३.

अभि/घा, अभिदधाति श. १४, २, १, ८; तां. १२, १३, १२; जैउ. ३, ६, ३, २; ४, ७, १, २; अभि-दधति श. ११, ३, १, १; जैउ. ४, ७, १, २; अभिदधौ जैउ. ३, ६, ३, ७; अभिघेहि सं. २, ८, १३;

अभ्यधात् तां. १२, १३, ११; जै. ७६; अभ्यधासिषम् श. ६, २, १, ७. अभि-घ्ना श. १३, १, २, ३; तै. ३, ८, ३, ४.

अभि-धान-तर- -रः ऽव शां. १३, ५.

अभि-घ्नी- -नी तै. ३, ७, ४, १३; -नीभिः श. ६, ३, १, २६.

अभि-घ्नाय श. ३, ७, ३, ७; जै. १९०.

अभि-हित्, ता- -ता श. ३, २, ४, १८^३; -ताः श. २, ३, ३, ७; ६, ३, १, २६.

अभि/घाव्, ?अभिघ्नावामि तैआ. २, ६, १; अभिघावत् शांआ. ३, ३; अभ्यघावन् तां. १०, ५, १३. ?अभि-घ्नावत् ||- -न् तैआ. १, ३, २.

अभि/धिन्व्, अभ्यधिन्वन् तां. १४, ९, १०.

अभि/ध्वै, अभिध्यायन्ति गो. २, २, १; अभिदध्वौ श. १, ७, ४, १; २, १, १, ५; २, ४, १५; ३, २, १, २५; ९, ४, २०; १२, ६, १, ३८; का. ६, १, १, ३; २, ४, ११; जै. २०३; २०५; अभिदध्वौ श. ४, १, २, ४; अभिदध्वुः शां. २७, ७; अभिध्यातासि जैउ. १, १२, ५, १; अभ्यध्यायत् ऐ. ३, ३३; ४, २७; श. ६, २, १, १; ८, ५, ३, १; ११, ४, ३, १; तै. १, १, ३, ८; ३, १, ४, २; जै. २०७; अभ्यध्यायत् श. ६, २, १, ६; अभ्यध्यायन् ऐ. १, २७; ३, २५; ४, २७; ष. ३, ७; जै. ८८; अभिध्यायेत् जैउ. ३, ५, ९, ४; अभिध्यायात् शांआ. ४, ३.

अभि-ध्यात- -तः श १२, ६, १, ३. अभि-ध्यायत्- -न् तैआ. २, २, १.

†अभीति कर्मप्रवचनीयमित्यस्मान् भाति । ‡ 'अभिऽअदर्शम्' इति पाठः साधु स्यात् । § 'अभिद्रवन्' ? इति मुपा. । ¶ 'अभ्यध्यायन्' इति मुपा. । || 'अभिघावः' इति मुपा. ? । भा. सा. यथोपरि मुद्रितं तथैव भाष्येऽभिप्रेयतुः । भा. च पक्षान्तरे लोपमध्यपुरैकवचनरूपमित्याह ।

अभि-धून्वत्(√धू)- न्वन्तः तैआ
१,४,२; -न्त्रताम् तैआ.१,५,१.
अभि/धृष्, अभिधृष्णुवन्ति तैआ.
५,१,३; अभ्यधृष्णुवन् तैआ. ५,
१,३; अभ्यधर्षिषुः तैआ.५,१,३.
अभि-धृष्णु-तम- -मः श. ३,९,
१,१२.
अभि/धमा (→√धम्), अभिधमेत्
जै. १६४.
अभि-धमात्- -तः जै.१६४; -तम्
जै. १६४.
अभि/ध्वै, १०४ घृ. द्र.
अभि-नत(√नम्)- -तःऽइव शां.
१०,१.
अभि-नन्द्(√नन्द)- -न्दाः श.१४,
९,१,१६.
अभि-नन्दि- -तः आ. १.
अभि-निः(स्)√सृञ्, अभिनिःसृजामि
श. ३,५,२,८.
अभि-निधन- -नम् तां. ८, १, १;
१४,४,४; आ. १,२६१; -नेन
तां. १४,४,५.
अभि-नि/धा, अभिनिदधाति शां.
८,४; श. १,२,४, १८;२०;३,४,
१२; ३,१,२,७; ४, १, २२;८,२,
१२;१३; ९,३, ३; का. २,१, २,
१२; २,२, १०; १२^१; गो. १,२,
१३; अभिनिदधाति श. १, २,४,
१३;१४; का. २,२,२,८^१; अभि-
निदधते ऐ. ४,१३; अभिनिदधति
शां. ९,३^१; अभिनिधास्यामः श.
१, २,४, ११; का. २, २,२,७;
अभिन्यदधात् श. १,२,४, १८;
अभिन्यदधुः श. १, २, ४, १२;
आभिन्यदधुः का. २, २,२,७;८;
अभिनिदध्यात् श. ११, ५,८,६;
अभिनिदध्यात् तै. ३,७,२,७; तां.
६,६,५.
अभि-नि-दधत्- -त् श. १, २,४,
१४; का. २,२,२,८.

अभि-नि-धाया श. ३,१,२,८;४,
४,३,९; १४,९,४,२,५; जै. १३१^१.
अभि-नि-धास्युत्- -स्यन् श. १,
२,४,१६; का. २,२, २,९.
अभि-नि-हित- -तः श. १,३,४,
१२;१३; -तम् श. १,१,४,५;६;
२,१,७.
अभि-नि-नर्त्तम् (√नृत्+णमुल्) शां.
१७,८.
?अभि-नि/पद् †, अभिनिपद्यते
शांआ.४,१५.
अभि-नि-पन्न- -म् ऐआ. १,२,४.
अभि-नि-मेण्य(त्→)न्ती(√मी)-
-न्त्यः जैउ. ४,८,४,२.
अभि-नि/मृच्, अभिनिमृचति†तै.
१,४,४,१;२;३.
अभि-नि/वृत्, अभिनिवर्तन्ते श.
१२,८,२,३०; अभिनिवर्त्तस्व श.
६,७, ३,६; ८, २, ६; अभि-
निवर्त्तस्व श. ६,७,३,६.
अभि-नि-वर्त्तम् (√णमुल्) श.
१२,८,२,३०.
अभि-नि-वर्त्य- -म् तां.८,६,६.
अभि-नि/विश्, अभिनिविशते ऐआ.
१,२,४.
अभि-नि/व(←स)द्, अभिनिष-
ससादुं ऐआ. २,२,३.
अभि-नि/ष्ठिव्, अभिनिष्ठीवानि श.
१४,१,१,३३.
अभि-नि/हन्, अभिनिहन्त्यात् जै.
१३१.
अभि-न्युब्ज (नि/उब्ज्) अभिन्यु-
ब्जति जै. ३२; अभिन्यौब्जन् जै.
३२.
अभि-निर्/वद्, अभिनिर्वदति तां.
११,११,८; अभिनिर्वदन्ति तां.
२३,७,२.
अभि-निर्/वप् अभिनिर्वपेत् ऐ. १,
११.
अभि-निर्/वृत्, अभिनिर्वर्त्तति ष.

५,७.
अभि-नि(स→)प्/पद्, अभिनिष्प-
द्यन्ते श. १४,९,१,१९.
अभिनिष्पादयति श. ११,५,७,१.
अभि-निष्पद्य श. १४,८,१,९.
अभि/नी, अभिनयात् जै. ३४;१३२;
‡अभि-नेचि ऐ. ५,२०; तै. २,४,
३,१;८,२,८; अभि-नेच्य ऐआ.
४, १,१; तै. २,४,६,५.
अभि-नयत्- -यन्तः गो. २,२,८.
अभि-नयित्- -ता जै. १३२.
अभि-नेत्- -ता श. १०,१,१,४;
जै. ३३^१.
अभि/नु, अभ्यनूषत् तै.२,६,१३,२.
अभि-नेचि ऐ. ४, १०;२९;
५,१;७;१८;२०; ८,२; ऐआ. ५,
२,२; सा. ३,६;११; तां. ११,
४,१.
अभि/पत्, अभ्यपत् तां. २१,
१४,५.
अभ्यपातयत् तै. ३,२, ८,९^१;१०;
११.
अभि-पत्य गो.२,५,१.
अभि/पद्, अभिपद्यते श. १,१,
१,१२; २,१,६; ६,५,२,२०;१४,
२,१,१५;९,४,१९; का.२,१,१,९;
अभिपेदे जै. २०३; अभिपेदुः श.
३,४,१,१७; अभिपद्यस्व का. १,
५,३,६; अभ्यपद्यत तां.१६,१,१;
अभिपद्येत् ऐ.४,९; ऐआ. ५,१,४.
अभि-पत्ति- -त्तिः श. ९,४,३,४.
अभि-पत्तुम् श. ९,५, १,५;६;९.
अभि-पृथ शांआ. ६, १९; श. १,
५,१,२;३^१;८,३,९^१; २,१,२,१६;
४,२८;५,१,३;५;६; २,४२; ६,१,
४५; ३,१,१,११;३,४,२; १३;६,
१,२०; ७,१, १७;२६; ५,३, ३,
११; ७, ४,२,३; ९, ५,१,७;१०;
११,१,६,७^१;८; का.१,४,३,३;५;
५,१,३७;६,१,३०; जै. १४;२६.

† 'अभि' पृथगेव वा स्यात् । ‡ 'अभि' द्वैस्त्रयास्तृथगेव स्यात् । § सा. अधिकः सकृदन्वयः ।

अभि-पुद्यमान- -नः का. १, ५, २, ५, १०.
 अभि-पञ्च, ज्ञा- -ञ्चः गो. १, १, ३७^३;
 -ञ्चस् श. १४, ६, १, ५, ६; ७. गो. १, १, ३७^३;
 -ज्ञा गो. १, १, ३७^३;
 -ज्ञाः गो. १, १, ३७^३.
 अभी (←भि)वाद- -स्य जैआ. १, २३१.
 अभि-परा/वद्, अभिपुरोवाद ज्ञां. २३, ५, श. ११, ५, १, ६.
 अभि-परि/इ, अभिपर्येति जैउ. १, १, ५, ७; अभि...प्रीहि श. ४, २, १, १६^३; १७^३.
 अभि-परि-वर्त्तयत् (√वृत्) - -यत् जैउ. ३, २, ३, ५.
 अभि-परि/हन्, अभिपरिजघान श. १०, ४, ४, १.
 अभि-परि/इ, अभिपरिहरति श. ३, ८, १, ६; ४, ६, ९, २३.
 अभि-पर्यक्त(-रि/अञ्ज्) - -क्तः जैउ. १, १२, १, ८.
 अभि-पर्या(-रिऽआ)/इ, अभिपर्येहि मं. १, ६, २८; अभिपर्येयात् श. २, ६, ३, १२; का. १, ६, ३, ८^३.
 अभि-पर्या-धाय(-रिऽआ/धा)श. १२, ४, ३, ५.
 ?अभि-पर्या(-रिऽआ-)/वृत्, † अभि-पर्या-सिच्य(-रिऽआ/सिच् (ऐ. ७, ५^३.
 अभि-पलाय् (परा/अय्) अभि-पलायन्त तां. ९, १, २०; जै. १८७.
 अभि-पलायमान- -म् गो. १, २, ४.
 अभि/२पा, अभिपातु श. ७, ४, २, ८; ८, ३, १, १०; ७, ३, १९; अभि... पाहि श. ४, २, २, १०.
 अभि/पीड्, अभ्यपीडयत् ष. १, ५; जैउ. १, ७, १, ३; ८.
 अभि-पीडित, ता- -तस्य जैउ. १, ७, १, ८; -तानाम् जैउ. १, ७, १, १.

४; ५, ७; -तायै जैउ. १, ७, १, ३; ६.
 अभि/पू, अभिपवते तै. २, ३, ९, १;
 २; अभिपवते तै. २, ३, ९, २; ३^३;
 ४^३; अभि...पवते तां. ८, ५, १४;
 ११, ५, १.
 अभ्यपवयत् ऐआ. २, २, २.
 अभि-पूर्व- -र्वम् ऐ. ६, ३०; श. ६, १, ३, ९; तै. ३, ३, ९, ३^३; ८, १६, १^३; ९, १५, १; तैआ. ५, ४, २^३; तां. १२, १६, ७; २३, १२, ५; २७, १; ३; जै. १४६; -र्वाणाम् जै. १३०;
 -र्वेण तां. १७, २, २.
 अभि/पृ, अभिपूरयति श. ३, १, ४, १७; २२; अभिपूरयति श. ३, १, ४, २२; अभि...पृणाहि तै. २, ४, १, ४.
 अभि-प्र/कम्प, अभिप्रकम्पयति श. ३, ३, ३, ७.
 अभि-प्र/क्रम्, अभिप्रक्रामति श. १, ९, ३, ८.
 अभि-प्र-क्रम्य गो. १, २, ४.
 अभि-प्र-क्रम्य- -स्यः तां. २०, ११, ६.
 अभि-प्र-क्रान्त- -म् गो. १, २, ४;
 अभि-प्र/क्षर, अभिप्रक्षरेत् श. ९, २, ३, ३१.
 अभि-प्र/गा, अभिप्रागात् ऐआ. २, २, २^३.
 अभि-प्र/गाह्, अभि...प्रगाहसे ऐ. ८, ११.
 अभि-प्र/गै, अभिप्रागायत् ऐआ. ५, २, ५.
 अभि-प्र/च्यु, अभिप्रच्यवते तै. २, ३, ९, ९.
 अभि-प्र/ज्ञा, अभिप्रजानीहि ऐआ. २, ४, २.
 अभि-प्र/णी, अभि...प्रणयन्ति जै. ६३.
 अभि-प्र/णु (←उ), अभिप्रणोनुमः शां. २४, ८.

अभि-प्र/तन्, अभिप्रतन्वन्ति शांआ. ६, १९.
 अभि-प्र-तारण- -णः जै. १४७;
 -णाः जै. १४७.
 अभि-प्रतारिन्- -रिन् जैउ. ३, १, २, २; १३; -रिणम् जैउ. १, ८, ४, १; ३, १, १, २१; -री तां. १०, ५, ७; १४, १, १२; जैउ. ३, १, २, ३.
 अभि-प्रति/पद्, अभिप्रतिपद्यते ऐ. ३, १४; ऐआ. १, ३, ३.
 अभि-प्रति-तिष्ठत्- -ष्ठन् गो. २, २, १०^३.
 अभि-प्रत्येव(-तिऽअव/इ), अभिप्र-त्येवति श. ५, ५, ३, ४.
 अभिप्रत्ये(-तिऽआ/इ), अभिप्रत्येति श. ६, ७, ३, ४; १०; ८, ३, ४, ९; ५, २, १६; ९, १, १, ३२; अभिप्रत्यायन् श. ८, ३, ४, ९; ५, २, १६; ९, १, १, ३२.
 अभि-प्रत्येतोः (-ति/इ) ऐ. ६, ३०.
 अभि-प्र/धाव्, अभिप्रधावयाञ्चकार जै. १६३.
 अभि-प्र/पद्, †अभिप्रपद्यन्ते तै. १, ६, ९, ९; †अभिप्रपद्यामहे तै. १, ६, ९, ९; अभिप्रपेदे श. ११, ४; १, ३; अभिप्रपद्येत् श. ३, १, १, ९.
 अभि-प्र-पद्य का. १, ६, १, २७; श. २, ६, १, ४०.
 अभि-प्र-पन्न- -म् श. ११, ४, १, ३.
 अभि/यज्, अभि...इयक्षते (इया-क्षात्) जै. ३, ७, १, ८.
 अभि-प्र/या, अभिप्रयाति श. ६, ७, ४, ८; अभिप्रायात् श. ६, ७, ४, ८;
 अभि-प्रयायम् (णमुल्) तां. २४, १९, ३.
 अभि-प्र/यु, अभिप्रयुयाव जै. १८०;
 अभिप्रायोषीः जै. १८०.
 अभि-प्र/युज्, अभिप्रयुज्जामहै जै. ७४; अभिप्रयुज्जतं शां. १४,

† अन्येषामभिप्रयेण प्रदक्षितैषा द्रयुपसृष्टिर्नास्माकमभिमता । 'अभि' इति कर्मप्रवचनीयं पदं प्रथक्स्वरञ्च लक्षणाद्यर्थसंगतं च । तु. तै. पर्या/वृत् इ. ।

५^३; तै. १, ५, ६, ३.†
 अभि-प्र-युञ्जान्- -नस्य का. १,
 ६, ३, ९.
 अभि-प्र/वह्, अभिप्रवहति ऐ. ६,
 ९; जैउ. ३, ५, १, ९; २, १; ११; ३;
 १; ६, १; ७, ५; ८, ९; ९, १; २; अभि
 (प्रवहति) ऐ. ६, ९; अभिप्रवहतः
 जैउ. ३, ५, ४, १; अभिप्रवहन्ति
 जैउ. ३, ५, ३, ५; ४, ५; ५, १; ५; ६, ५,
 ७, १; ८, १.
 अभि-प्र/वी, अभिप्रावयन् जै. १३१.
 अभि-प्र/वृत्, अभिप्रवर्तताम् ऐ.
 ९, १०; अभिप्रवर्तयताम् शांआ.
 ४, १३.
 अभिप्रवर्तयति तैआ. ५, १०, ५; तां.
 ७, ७, ९.
 अभि-प्र-व्रज्(√व्रज्) शांआ. ४,
 ३; ४.
 ?अभि-प्रश्निन्(-श्न+हनि)- -नम् तै.
 ३, ४, ६, १.
 अभि-प्र/श्वस् अभिप्राश्वसीत् ऐ.
 ३, २०.
 अभि-प्र/सृ, अभिप्रसारयति जैउ.
 २, ५, २, ५.
 अभि-प्रसूर्यं श. ३, १, १, ७.
 अभि-प्र/स्कन्द, अभिप्रस्कन्देत् शा.
 २६, १.
 ?अभि-प्र/स्तु, अभिप्रास्तुवत् † तै.
 १, ५, १०, २^३; ३^३.
 अभि-प्र/स्तृ, अभिप्रस्तृणीते श. ३,
 ९, ३, १३; १५; २४.
 अभि-प्र/स्था, अभिप्रतिष्ठन्ते श.
 १४, ५, १, २१.
 अभि-प्र/सृ, अभिप्रसृञ्चव श. १,
 १, ३, ५; का. २, १, ३, २; अभिप्रा-
 सृवत् श. १, १, ३, ५; का. २, १, ३, २.
 अभिप्रसृञ्चयै श. १४, १, १, ३३.
 अभि-प्र-हृत् (√हन्) श. १४, ७,
 १, १२.
 अभि-प्र/हि, अभिप्रिञ्चाय जै.

१३७; अभिप्राह्वीत् जै. १३७.
 अभि-प्राण् (प्र/अन्), अभिप्रा-
 णिति श. २, २, २, १५; ४, १, २,
 २७; का. १, २, २, १०; अभिप्रा-
 णिमि तै. १, २, १, १९; अभिप्राणेत्
 ऐ. २, २१; अभिप्राण्यात् श. १४,
 ९, ४, १०; तैआ. ५, ३, १^३.
 अभि-प्राणित- -म् ऐआ. २, ४, ३.
 अभि-प्राण्य ऐआ. २, ४, ३; शं.
 १४, ९, ४, ९.
 अभि-प्रात्(ः) श. १४, ९, ४, १८.
 अभि-प्राप् (प्र/आप्)अभिप्राप्नोति
 श. ८, १, ४, १; ७, २, १४; ३, ६;
 ?अभिप्राप्नोति† तै. ३, ७, ३, ६; ७;
 ष. १, ५; अभिप्राप्नुतः तै. ३, १०,
 ९, १; अभिप्राप्नुयात् श. ६, ७, ४,
 ११; ८, १, ४, १; ७, २, १४; ३, ६;
 अभिप्राप्नुयात् श. ८, ७, २, १४;
 ३, ६; अभिप्राप्नुयुः श. ८, १,
 ४, १.
 अभि-प्राप्त- -साय ऐआ. ५, ३, ३.
 अभि-प्रेप्सत्- -प्सन्तः शां२२, ५;
 अभि-प्रायाय(-प्रऽआ/या) शां. ७,
 ६; जै. ५३.
 अभि-प्रावृत्त्य(-प्रऽआ/वृ) जै. ५३.
 अभि-प्रास्, (-प्र/अस्) अभिप्रा
 स्यति श. ४, २, ५, ५.
 अभि-प्रीत्(√प्री)- -तः ऐ. ८, २४;
 -ताः ऐ. ८, २४.
 अभि-प्रीति- -त्यै तां. ६, ४, १५.
 अभि/प्रु, अभिप्रुमुवे श. ४, ३, ४,
 २१.
 अभि/प्रुप्, अभिप्रुष्णुते शां. २०, ४.
 अभि-प्रे (-प्र/इ), अभिप्रेति शां
 ७, ८; ९; श. १, ९, ३, १; ३, ३, ३,
 १५; ४, ३, ४, ६; अभिप्रयन्ति शां.
 ८, ८; का. ९, २, ३, ८; ?अभिप्रेहि†
 तै. २, ४, ७, ४; ७, ८, १; अभि....
 प्रेहि ऐ. १, १३; अभिप्रेत ष. १,
 २^३; अभिप्रेयात् श. १३, ६, २, २०.

अभि-प्रयत्- -यन् जैउ. ४, ५,
 १, १; -यन्तः श. १४, १, २, १५.
 अभिप्रेप्सत्-, अभिप्राप् द.
 अभि/प्लु, अभिप्लवते शां. २१, ६;
 अभिप्लवन्ते शां. २१, ६; अभ्य-
 प्लवत् जैउ. १, १८, १, १; अभ्य-
 प्लवन्त श. १२, २, २, १०; अभ्य-
 प्लवन्त श. १२, २, २, १०; गो.
 १, ४, २३^३.
 अभि-प्लव- -वः ऐ. ४, १५; १७;
 शां. २१, ६^३; श. १२, १, ४, १; २,
 १, २; ४, २, १२^३; ३, २; ४; ११^३; ४,
 २, ७; तां. २३, १२, १; १४, १;
 १५, १^३; १७, १; १८, १; २४, २, १^३;
 १२, १; १४, १; १८, १; २५, २,
 १; गो. १, ४, १७^३; २२; २३; ५,
 १^३; २^३; ३; ४^३; -वम् शां. २०, १^५;
 २१, १; श. १२, १, २, २; ३;
 १०; २, ३, ४^३; १०; गो. १, ४, ९;
 १०; १७^३; २१; -वाः ऐ. ४, १७,
 शां. २१, ५^३; श. १२, २, २, १^३;
 १०; ४, ८; ३, १, ३; ७; तां. २३,
 २६, १; २८, १; २४, ४, १; ५, १; ६,
 १; ८, १; ९, १; १३, १; १४, १; १६;
 १; १७, १; १८, १; १९, १; २०, १^३;
 २५, २, १^३; गो. १, ४, २०; -वात्
 श. १२, २, ३, २^३; गो. १, ४, १४;
 १५; २३; -वान् शां. २१, ५^३;
 -वानाम् शां. २१, ५; -वाय श.
 १२, २, ३, ११^३; गो. १, ४, २२;
 -वे ऐ. ४, १७; -वेन शां. २१,
 १^३; श. १२, २, ३, १०; गो. १, ४,
 २१; -वौ तां. २३, २०, १; २२,
 १; २५, १; २४, १२, १^३; १३, १; १६,
 १; २५, २, १.
 अभि-प्लुत्य शां. २१, १^३.
 अभि-भाग- -गः सं. २, ४, ११.
 अभि-भार(√भृ)- -रस् श. ३, ४, ४,
 ८; -रेण श. ३, ४, ४, ८.
 अभि/भाष्, अभिभाषन्ते शां. ९,

४; अभिभाषेत सां. १,५,१५; गो.
१,३,२१.

अभि/भू, अभिभवति श. १,६,३,
३३; २,२,२,१४; ५,४,४,६; ११,
१,६,१२; का. १,२, २,९; तै. १,
४,६,४; ३,८,३,५; तां. ९,४,७;
ष. २,७; जै. ४६; अभि... भवति
शां. ४,८; श. ११,१,६,१२; तै.
२,२,७,३; अभिभवन्ति श. २,
१,२, १४; अभिबभूव जै. १५३.
अभिबभूवुः शांआ. ६, २०;
अभिभविष्यति तां. १२,१३,१,
अभिभविष्यन्ति का. १,१, २,९;
तै. ३,२, ९,२; अभिभविष्यथ तै.
१, ६,६,१; अभि... भविष्यामि
श. १२,४, ४,३; अभिभविष्यामः
श. २,२,२,१०; १३,३,४,२; का.
१, २,२, ७; जै. १८२; अभिभ-
वानि जै. १५३; अभिभवाम तै.
१,७,१,२; ३,९,१,२; अभ्यभवत्
तै. २,२,७,२; अभि... अभवत्
शां. ४,८; अभ्यभवन् श. २, २,
२,१४; का. १,२, २,९; तै. १,८,
३,३; ३,३,७,१; तां. १८,९,७;
जै. ४७; अभ्यभवाश्च तैआ. ९,
१०, ६; अभिमवेत् श. ३, २,१,
२६; २७; अभिमवेयुः का. २, २,
३, १७; अभि... भवेयम् शां. ४,
८; अभिमवेम श. १,२,५,१८; २,
२,२,९,४, ३,२; ३, ५,४,२; का.
१,२,२,६; ३,२,२; २,२, ३,१७;
अभ्यभूत् तै. २, ६, १०, ६; जै.
१५३; अभि... भूत् तै. १, ७,
१०,५; अभि... भूः तै. ३,८,४,३;
अभिभूम शां. ६,२; २५,६; २६,
१६.
अभिभू- -भुवे तै. ३, १०,७,१;
-भूः श. ५,४, ४, ६^३; तै. १,१,
७,३; २,४,१,२; ७, ११^३; तैआ.
१०,२६,१.

अभि-भू (त→)ता- -म् सा. २,

२,३.

अभि-भूति- -तयः तां. ९,४, ७;
-तये तां. ९,४,६^३; -तिः तै. २,५,
७,१; ३,१०,८,२; -०त्ते ऐ. ६,२२;
तै. २,४,१,३; -त्ये ऐ. ८,२; ३; श.
१३,५,१,११; तै. ३, ९, ११,३;
गो. २,२,२.

अभि-भूत्यो(-तिऽओ)-त्रस्- -जाः
ऐ. ८,३; ऐआ. ५,२,२; शां. २४,
२; २५,६; २६,९; तै. २,८,५,८.
अभि-भूय तै. १,८,३,४.

अभि-मत्- -न् तां. १०,६,५.

अभि/मन्, अभि मन्वते श. ५, ३,
१,१०; १३, ३,४,३; ४,५; तै. १,
५,६,८; ३,९,११,३; ४^३; जै. २८,
अभिमन्वेत श. ३,६,२,२०; तै.
अभिमन्वेत तै. ३,९,१७, ३; तां.
२१, १४, १३; अभिमन्वेये श.
१०,६, ५,५; अभिमन्वेयाः श. ७,
५,२,१७; अभ्यमन्वेत ऐ. ७,२८.
अभि-मन्व- -तारः गो. १, ३,
२०.

अभि-मन्तोः श. १२,५,१,१६.

अभि-माति- -तिः श. ३, ९, ४,
९; ५, २,४, १६; १४, २, २, ८; -तीः
श. ५, २, ४, १६; ६, ७, २, १४; तै.
२, ४, ७, ३; ८, ४, २; तैआ. ६, १, ३^३;
अभि-माति-षाह् (√सह्) - -हः
श. ७, ३, १, ४६; -हम् तै. २, ४,
१, ४; ५, ६, १; -हे सं. २, १, ९.

अभि-माति-हन्- -तिष्ठे श. ३,
९, ४, ९; १४, २, २, ८^३; -तिहनम्
तै. २, ८, ४, २; -तिहा श. ३, ५,
४, १५; ६, ७, २, १४; तै. २, ८, ४,
१^३; २; ३.

अभि-मानित- -तः तै. २, ४, ७, ५.

अभि/मन्त्र, अभिमन्त्रयते ऐ. ८, ६;
श. १, ७, १, १६; ३, २, ४, १६; ५,
३, २०; ६, ४, ५, ८, ५, ११; ४, ३, ४,
१४; ५, २, ४; ६, ३, १, ४०; २, १, २;
५; १०; ३, ७; १४; ४, ४, १; २; ५;

११; ७, ३, ७; ४; २; ७, २, २, ४; ३;
१, ११; ९, १, २, १९; १३, ८, २, ५;
१४, २, १, १४; ९, ४, २, ७; का.
२, १, ३, २४; गो. २, २, १२; अभ्य
मन्त्रयत ऐ. ८, १२; अभिमन्त्रयेत
ऐ. ५, २, ७; ७, ३; ८, १७; २०; श.
६, ७, ४, २; १२, ४, ३, ४; १४, ९, ४,
६; तैआ. २, १८, १^३; जै. ११६.

अभि-मन्त्रित, ता- -ताः तैआ. २,
२, १; -तेन तैआ. २, २, १.
अभि-मन्त्र्य श. ६, ७, २, ८; गो. १,
२, ७.

अभि-मन्त्र्य (न्त्रिय) - -न्त्र्यः
(न्त्रियः) तै. १, १, ८, ६.

अभि/मन्थ, अभ्यमन्थत् श. १४,
४, २, ११.

अभि-मर्षण(√मृष्) - -णात् ष. ५,
१०.

अभि/मा, अभिमिमीत शां. ८, ४;
श. ३, ९, ४, ८.

अभि-माद्यत्(√मद्) - -द्यन्ऽइव श.
१, ६, ३, ४; ५, ५, ४, ५.

अभि-माद्यत्क- -कःऽइव श. १,
६, ३, ४; ५, ५, ४, ५.

अभि-मानुक(√मन्) - -कः श. २,
६, २, ६; का. १, ६, २, ३;
जै. २८.

अभि/मिथ्(→मेथ्), अभिमेथति श.
१३, ५, २, ३^३; ४^३; ५-८; अभिमेथ-
न्ति श. १३, ५, २, ५-८.

अभि-मे(थक→)थिक- -काः श.
१३, ५, २, ९.

अभि/मिह्, अभिमेहति श. ३,
२, २, २०; अभ्यमिक्षत् श. ३, २,
२, २१; अभि... मेहेत् जै. १६०.
अभि-मि(ह्य→)ह्या श. ३, २, २,
२०; २१.

अभि-मुख- -खः ऐ. ८, १०; -खाय
शांआ. ४, १५.

अभि-मुखी/भू, अभिमुखीभवयुः
गो. १, १, २२.

अभि/मृञ्, अभ्यमृञ्यन्त श. १४,
१,१,१२.

अभि-मृ(त→)ता(√मृ)- -ताः
तैआ. ६,३,२.

अभि/मृश्, अभिमृशति ऐ. ७, ३३;
शा. १,१,२,१०; २०; २,२,४^३; ११^३;

१२; १४^३; १५; ३,३, १७; ४, १६;
२,३,४, २७; ३४; ३, ३, २,७; ४,

२९; ५,३,२५; ६,१,२५; २६; ९,४,
१२; १३; ४,२,३,१५; १६; १७^३; १८;

६,४,१, १०; १२; २,१; ७,३, १,
४५; ९,४,३, १६; ११,२,३,९; १४,

१,२,१४; १७; ९,३,९; ४,२६; का.
१,४,१,२१; २,१,२,१०; ११; २,

१,४; ८; ३; ११; १२; तैआ. ७,४,८;
गो. २,३, ६^३; अभिमृशति श. ७,

३,१,१२^३; ११,२,३,९; अभिमृशन्ते
गो. २,३,१३; १४; १५; ४, १; ३;

१५; १६; १७; अभिमृशन्ति शां.
६,१४; शा. ८,१,४,७; गो. २,४,

२; ५,८; ६,२; अभिमृशे शां. २७,
१; अभिमृशामि श. १,२,२,१५;

अभिमृशामि का. २, २,१, १२;
अभिमृश श. १,५, ४,१; अभ्य-

मृशत् श. ६,१,१,१०; २,१; ३; ४;
जै. ४४; ७१; १७६^३; १७७; अभि-

मृशेत् शांआ. ४,१०; शा. ६, ७,
४,२; ११, २, ३,९; १२,४, १,७;

१४,९,४,५; तै. ३, ३, ८,८; तां.
९,१०,१^३; ष. १,५; ६; जै. १२१;

गो. २,२, ११; अभि...मृशेत् श.
१,१,२,१५; ३,३,२, ८; ४, ५,७,

८; ८,१,४,९.
अभि-मृशेत्- -शतः ऐ. ६,२०;

-शन्तः गो. २,६,२.
अभि-मृशे श. ६,३,३,२०^३.

अभि-मृश्य ऐ. २,२१; ५,२७; ७,
३; ५; ८,१०; शा. १,१, २,१२; २,

४,५; २,५,३,६; ११; ३,२, १,५;
६,४,५; ५,४, ४,५; ७, ३, २,१;

९,१,२,१६; १२,४,१,६^३; १४,
१,२,८; ३, २५; ९, ४,८; का. १,
५,२,५; १०; २,२,२,४.

अभि-मृष्ट- -ष्टय श. ८,१,४,९.
अभि/यञ्, अभि...इयक्षते (इया-

क्षातै) जैउ. ३,७,१,८.
अभि/यम्, अभियच्छति जै. ८६.

अभि/युञ्, अभियुञ्क्ते श. १,८,३,
२७^३; अभियुनजानि श. ९,४,२,

११; अभ्ययुञ्जत जै. ७४; अभि-

युञ्ज्यात् श. ९,४,२,११.
अभि-युञ्- -युजः तै. २,४,१,१;

८,३,३.
अभि/युष्, अभियुष्यति ऐआ. १,

३,४; अभियोषीः ऐआ. १,३,४;
५,१,६.

अभि/रक्ष्, अभिरक्षति श. २,३,४,
४०; का. १,१,३,२^३; ३^३; तैआ. १,

११,१; अभिरक्षन्ति तै. ३,१,२,९;
अभिरक्षसि श. २, ३, ४, ४०.

अभिरक्षतु मं. १,१,१२; २,४,७;
अभिरक्षतात् श. १३,८,४,९; तै.

१,२,१,११; तैआ. २,५, १; अभि-

रक्षन्तु मं. १,१,१२; अभिरक्षेत् श.
१३,८,४,९.

अभिरक्षत्- -न् श. ७,३,२,९.
अभि-रक्षितु- -तारः तैआ. ६,२,१.

अभि/राष्, अभिराघयां चकार श.
२,२,४, ५; ६; जै. १२५; अभि-

राघयात् जै. १९०; अभिराघयेयुः
ष. २,१०.

अभिराघयिषति श. २,३, ४, ६.
अभि/रूह्, अभि...रोहति श. १२,

२,३,१०.
अभि-रूप, पा- -पम् ऐ. १,१६^३; १९^३;

२१^३; २२^३; २८; २,२; ४, ६; ७,
३३; शां. १,१; ३, २; ९; ७, १०;

८,४; ६; ७; ९,२; ४; ६; १०,२; १२,
२; गो. २,३,६; १६; ४, ४; १८;

-पया शां. ९,३; -पा ऐ. १,१६^३;

१९; २८; २, २; ४, ६; शां. ९, ५;
६; शांआ. २,४; -पाः ऐ. १,२२^३;

४, ६; शां. १,१; ३, २; ९; ७, १०;
८,४; ६^३; ७^३; ९,२; ४; ६; १०,२; ५;

१२,२; २८,२^३; २९,१; शा. ९,२,
३, ६; -पाम्याम् ऐ. ७, ३३; गो.

२,३, ६; -पामिः गो. २,३, १६;
४, ४; १८; -पाम् ऐ. १, १६; शां.

८, ५; ६; ७^३; ९, ६; १०, २; २८, २^३;

-पे ऐ. १, १९; शां. ८, ४^३; ७; ९,
५; २८, २^३; शांआ. २, ७.

अभि/रै, अभिरायसि तैआ. ४, ३०,
१; अभिराय तैआ. ४, ३०, १.

अभि/रूप, अभिललाप शां. ३०,
५; गो. २, ६, १३; अभिलपिष्यामि

ऐ. ६, ३३; शां. ३०, ५; गो. २,
६, १३.

अभि-लालपत्- -ते तैआ. ६, २, १;
अभि-लिस(√लिप्)- -सः जै. ९३;

-सम् जै. ९३.
अभि/लुम्, अभिलोभयति तां. ७,

७, ११.
अभि-लोभयत्- -ताऽइव तां. ७,

७, ११.
अभि/वच्, अभ्युवाच तै. ३, १०,

९, ११; गो. १, १, २१; २, १८^३.

अभ्युक्त, का- -क्तः श. ७, ५, १,
२१; २, ५२^३; १२, ३, २, ७; जैउ. ३,

२, ५, १३; -कम् शांआ. ३, ६; शा,
१०, १, १, १०; २, ६, ६; १९; ४, ४,

५, ५, ४, १८; १४, ७, २, २८; तै. ३,
१०, ९, १४; तैआ. २, ११, १; -का

शा. ६, ३, १, ४२; तैआ. २, १३, १;
१५, १^३; ८, १, १; -काः शां. २४,

४; -क्ते श. ८, ६, २, १९.
अभि-वृत्(मत्पु)- -वृत् ऐ. ६, २०;

८, २; ३; शां. २०, २; २२, ६; २४,
८; -वाच् शां. २२, ५^३; २३, ८;

२५, ११; २७, ३; ३३, ५, १,
११.

अभि-वती-वती शां. २४, २; २६, ९; -वत्यः तां. १७, १२, ४.
 अभि/वद्, अभिवदति ऐ. १, ४^३; १३; १६^३; १७^३; २५; २८; २९; ३०; २, २; ४, २०; ५, २; ६, १५; २०; ८, २६; ऐआ. २, १, ६; शां. १९, ९^३; ३०, ११; शं. ३, ३, ४, १४; १३, १, ६, १; १४, ५, ४, १५; तै. ३, ८, ९, २; ११, ८, १; अभिवदति श. १४, ६, २, ४; तां. ४, २, १६; ६, ९, १४; ११, ६, ३; ८, ५; १२, १, ४; ८; २, ७; ३, २; ४, ७; ५, ३; ८; १३, १, ४; ५; ७; २, २; ७, ३; ४; गो. २, ४, २; ६, २; अभि...वदति श. ६, ३, १, ३३; अभिवदतः श. १३, १, ६, १; अभिवदन्ति शां. ३०, ६; श. १४, ६, ८, ८; गो. १, २, ७; अभ्यु-वाद श. २, २, ४, ६; ३, ६, २, ७; ११, ४, १, ३; ४, २, १६; १३, ६, २, १३; १४, ९, १, १; का. १, २, ४, ५; जै. ८६; १२४; २०५; अभिवदानि जै. २०५; अभ्यवदत ऐ. ३, ३४; अभ्यवदत् तै. २, १, २, ३; तां. ९, २, २२; १२, ११; १०^३; १३, ६, १०; १४, ११, २८; १५, ५, २०; १७, ५, १; १८, १, ९; जैउ. ४, १०, ३, ४; ८; अभ्यवदेताम् ऐ. ३, २८; अभिवदेत् श. १४, ५, ४, १६; ७, ३, २५; गो. १, २, ४; अभ्यवादिष्म जैउ. ३, ५, ९, ३.
 अभिवाद्यति तां. ५, ६, १२.
 अभ्युद्यते जैउ. ४, १०, १, ५.
 अभि-वृद्- -वन् तैआ. ३, १२, ७.
 अभि-वदितुम् जै. १२४.
 अभि-वदितु- -ता जै. १२४.
 अभि-वाद- -दः शां. २, ५; गो. १, ३, १.
 अभि-वाद्य- -द्यः गो. १, ३, १९;
 -द्याः गो. १, ३, १९.
 अभ्युदित- -तः ऐ. ४, २९; ५, १;

४; १२; १६; २०; गो. २, ६, ११; -तम् ऐ. ४, ३१; ५, ६; १८; शां. २, ७; १३, ९; १८, ९; २४, ३; ४; २६, ५; २८, ५^३; शांआ. ७, १४; १६; १९; २१; ८, ४; ५; १३, १; तां. १२, ५, ११; गो. २, ३, ८.
 अभ्युद्य तां. ६, ८, ७.
 अभि/वम्, अभ्युवाम श. ३, ८, ३, ११; अभ्युवमत् श. ३, ८, ३, ११; २९; अभ्यवमीत् तै. ३, २, ९, २.
 अभि-वान्त- -म् श. ३, ८, ३, ११.
 अभि-वयस्- -सः ऐआ. ५, १, १.
 अभि-वषट्/कृ, अभिवषट्कुर्यात् शां. १७, ७.
 अभि/वस्, अभिवासयति श. १, २, २, १६^३; १७^३; का. २, २, १, १३; १४; तै. ३, २, ८, ७; ८; अभिवासयति तै. ३, २, ८, ९; अभिवासयामि श. १, २, २, १७; का. २, २, १, १४; अभिवासयेत् तै. ३, २, ७, ७.
 अभि-वासस्- -वासः श. १, ३, १, १४^३; का. २, २, ४, ११.
 अभि-वास-परि-वासस्- -सी आ. १, ५१२.
 अभि-वास्य- -स्यः तै. ३, २, ८, ८.
 अभि/वह, अभिवहति ऐ. ८, २४; श. १०, ५, ५, ५; ११, ४, १, १६; तै. ३, १०, ११, २; तैआ. १, ६, २; गो. १, ३, १; १०^३; २, ४, ७; अभि-वहन्ति ऐ. ६, २१; ८, २४; श. ३, ८, १, १६; ४, १, १, २५; ३, ४, ४; ५, ५, २, ४; ११, ५, ६, ४-८; १३, २, ११, २; अभिवहन्ति तै. १, ७, ५, १; तैआ. २, १०, १^३; गो. १, ३, १^३; ५, २४; २, ३, १^३; १७; ६, ३; अभिवक्ष्यति श. १०, ५, ५, ५; अभिवहेत् गो. १, ३, १; अभिवहेयुः गो. १, ३, १०; अभि...वहेः श. ११, ४, २, १९.
 अभि-वृह(त्→)न्ती- -म् श.

११, ४, १, ८; गो. १, ३, ८^३.
 अभि-वोढुम् ऐ. ६, ९.
 अभि-वोढु- -ढा ऐ. ४, २०.
 अभि/वा, अभिववौ श. ४, १, ३, ६; अभिवातु तै. ३, ८, १८, ३.
 अभि-वातु- -तम् श. ४, १, ३, ९; -तात् शांआ. ४, ४.
 अभि-वान्या (√वन्) -न्यायै तै. १, ६, ८, ४.
 अभि-वान्य-वत्सा- -त्सायाः ऐ. ७, २^३.
 अभि-वि/ईक्ष, अभिव्यैक्षत् ऐआ. २, ४, ३.
 अभि-वि/क्रम, अभिविचक्रमे जै. १५१.
 अभि-वि/ख्या, अभिविख्येषम् श. १, १, २, २१; का. २, १, २, १५^३.
 अभिविख्येषम् † तै. ३, २, ४, ७.
 अभि-वि/चक्ष, अभि...विचष्टे तै. २, ५, ६, २.
 अभि-वि/ज्ञा, अभिव्यजानीमः ? ऐ. ३, १८.
 अभि-वि-ज्ञान- -नम् ऐआ. २, ३, २.
 अभि-वि/तन् अभिवितन्वते श. ११, ५, ५, १३.
 अभि/रविद् अभिविन्देत् † श. ११, १, ६, १६.
 अभिवेदयते जै. १००.
 अभि-वि/इष् (→पश्य), अभि-विपश्यति श. १, १, २, २१; † अभि-विपश्यति तै. ३, २, ४, ७; तैआ. ५, ६, ५; अभिव्यपश्यन् गो. १, २, २२.
 अभि-वि/धा, अभिविदध्यात् श. १३, ८, १, १६.
 अभि-वि-हित- -तः जै. १६५^३.
 अभि-वि/बुध्, अभिविबुध्यताम् सं. १, १, ११.
 अभि-वि/मन्थ, अभिविमथनीयात् श. १२, ४, ३, ३.

अभि-वि/सृज्, अभिविसृज्यन्ते
शांआ. ५, ४^३.

अभि/वृ, अभि... वृणु तैआ. ६, ७, १.
अभी(←भि)-वृत्, ता- -तम् तै.
२, ८, ६, १; -ते ऐ. ५, २; शां. २०,
४; २१, ४.

अभि/वृज्, अभ्यवृज्जन् जै. १४;
२६.

अभि/वृत्, अभिवृत्ते शा. ८, ४, १,
१५; जै. ८६; ९०; अभ्यवर्तन्त
तां. ४, ३, २; ८, २, ८; २०, १, ३;
जै. ५१.

अभिवर्तये तै १, ५, ५, २; ३; ४; ५; ७.

अभि-वर्तमान- -ने शब्. ६, ४, ३.

अभि-वृत्ति- -त्यै तां. ४, ३, २; ८,
२, ८. अभीवर्त अ. द्र.

अभि/वृष्, अभिवृषते शा. २, १, ४,
१७; शा. १३, ४, २, २; का. १, १, ४,
१७; अभिवावृषे तै. ३, ७, १०, ३.

अभि/वृष्, अभिवृषति तां. १७, ७,
२; अभिवृषन्ति तैआ. १, ९, ५^३.
अभिवृषात् शा. ३, १, १, ८; अभ्य-
वृषत् तां. १५, ९, ९^३; अभिवृषत्
शा. ३, २, २, २७^३.

अभि-वेग- -गः ऐआ. ५, १, १;
शांआ. १, ३.

अभि-वोट्ट- अभि/वह द्र.

अभि/व्यष् अभिविध्यसि जै १०१^३;
अभ्यविध्यत् जै. १०१^३.

अभिव्यन्-(वि/अन्) अभिव्यनिति
शा. ४, १, २, २७.

अभि-व्या(-विडआ-)/द्वा, अभिव्या-
ददात् शा. १०, ६, ५, ४.

अभि-व्या(-विडआ-)/ह, अभिव्या
हरति ऐआ. ३, १, ३; शांआ. ७,
११; शा. १, ७, २, २०; ३, १२; ३,
२, १, ३७; अभिव्याहरति शा. ३,
२, २, ८; तै. १, ७, १०, ३^३; ४^३; जै.
१०७; अभिव्याहरिष्यन्ति जै.
१५५; अभिव्याहराणि शा. ५, ४,
४, ९; अभिव्याहरेत् ऐआ. ३, १,

६; शांआ. ७, १५; शा. ११, ५, ७,
१०; अभिव्याहरेत् शा. ११, ५, ४,
१८; अभिव्याहरत् शा. १, ४, १,
१३; तां. ७, १०, १३; १५; जै.
२५; १८०; अभिव्याहारीः शा. १,
४, १, १९.

अभिव्याहियते शां. ८, ९; शांआ.
३, ६.

अभि-व्या-हरत्- -रन् शांआ. ७,
१५; शा. १, ७, ३, १२; -न्तौ जै.
१८६.

अभि-व्या-हारार्थ- -थम् शांआ.
७, १५.

अभि-व्या-हार्षत्(सन्)- -न् ऐआ
३, १, ६.

अभि-व्या-हृत- -तः शा. १२, ६,
१, ४; -तम् ऐआ. २, ४, ३.

१ अभि-व्या-हृत्य ऐआ. २, २, ३^३;
४, ३; शा. १, ५, १, १; जै. ३, १,
४, ५; ११.

२ अभि-व्या-हृत्य- -त्यम् ऐ. ५,
२; १५.

अभि-व्युष् (वि/उष्), अभिव्युषेत्
शा. १, ३, १, १०^३; का. २, २, ४, ७^३.

अभि-व्युष् (वि/उच्छ), अभिव्यु-
च्छेत् तां. ९, ३, ३; जै. १५१.

अभि/व्रज्, अभिव्रजन्ति गो. १, १,
१३.

अभि/वृली, अभ्यवृलीयत तां. २५,
१०, ११.

अभि/शंस अभिशंसन्ति तां. ६, १०,
७; १८, १, ११; अभ्यशंसन् जै.
१९३; अभि... शंसेत् शां. १६, ७.

अभि-शस्त- -स्तः तैआ. २, ६,
२; -स्ताव ऐ. ५, ३०.

अभि-शस्ति- -स्तिम् शा. ३, ४,
२, १४; -स्ते ऐ. २, ९; -स्त्याः
शा. १, ३, ४, ८; तै. ३, ३, ६, ९.

अभि-शस्ति-पा(√रपा)- -पा तै.
२, ८, ४, ६; -पाः शा. ३, ४, २, १४;
तै. २, ७, १५, १; गो. २, २, ३^३.

अभि-शस्ति-पा-वन्- -वा शा. ३,
४, १, २५.

अभि-शस्य सा. १, ७, १५.

अभि-शस्यमान- -नम् ऐ. ३,
४६; तां. १८, १, १०; -नाय तां.
२, १७, ४; ६, १०, ६.

अभि-शास्तु(√शास्)- -स्ता तै. ३,
१०, १, ३; ९, ७; १०, ३.

अभि/शी, अभिश्रेते शा. १, २, ५, ४,
का. २, २, ३, ४; अभिशयीत शा. ३,
१, १, १^३.

अभि/शुच्, अभिशुच्यतुः जै. १४७.

अभि-शोचीः शा. ६, ४, ४, ४;

अभिशोचः तैआ. ६, १, ४.

अभिशुच्यन् शा. १३, ८, ३, ५.

अभि-शुन-तर- -रः तै. १, ७, १, ६.

अभि/श्रम्, अभ्यश्राम्यत् जै. ३,
४, १, ५; गो. १, १, १, ३^३; ५^३; ६^३;
७; ८^३; १०^३; ११.

अभि-श्रिष्- -षः तैआ. ४, २०, १;
तां. ९, १०, १;

अभि/श्री, अभिश्रीणाति तै. १, २,
६, ७.

अभि-श्री- -श्रियम् तै. २, ४, ७,
११; -श्रिया शां. २१, ३, २२, ५; ४.
५, १; -श्रीः तै. २, ४, ३, ६; ७, ११;
८, १, १.

अभि/श्रु, अभिश्रावयेत् सा. २, ३,
२; ४, ७.

अभि-षङ्कोः(√सञ्ज्) जै. २, ५;
३, २.

अभि/ष(←स)द्, अभिषीदेत् गो.
२, २, ८.

अभि-षव, अभि/षु द्र.

अभि-षाच्(←√सच्)- -षाचः तै.
२, ८, ६, ३.

अभि/षि(←सि)च्, अभिषिन्वति ऐ.
८, ७; १८; १९; २०^३; २५, १, ४, १, २;
२, २, १२^३; १३^३; ३, ४, ३^३; ६^३;
७^३;
८^३; ९^३; १०^३; ११^३; १३^३; १४^३;
१५^३; १६^३; १७^३; १८^३; १९^३; २०^३;

५,१;२;८;९; ११; १२; १३; १४; १५, १६, १७, १८, १९; २, ३, ४, ५, ६; १०; ३, १, ६; ७; १३; १४; ४, ३; ४; ५; १०; ११; १३; १५; १६; १७; १८; ४, १, १४; ४, ८; १२, ८, ३, ३; ४; ६; १०; १२; १३; १५; १६; १७; १८; १९; २३; २४; २५; ३०; १३, २, ९, ८; तै. १, ३, ८, २; ३; ४; ७, ५, ५; ८; ३; ४; ७; २, ७, १, ४; २, २; ३, ३; ४; १; ५, २; ६, २; ३; ९, ५; गो. २, ५, ७; अभिषिञ्चति श. ५, ४, २, ४; ३, २; ५, १; ५, ३, १; ६; अभिषिञ्चति श. ९, ३, ३, ९; अभिषिञ्चन्ते तै. ३, ९; ७, ३; अभिषिञ्चन्ति ऐ. १, ३; ८, ५; ७; श. ९, ३, ४, ११; १२; अभिषिञ्चन्ति श. १२, ८, ३, १८; २९; ३०; तां. ८, ७, १०; अभिषिञ्चामहे ऐ. ८, १२; अभिषिञ्चामि ऐ. ८, ७; श. ५, २, २, १४; ४, २, २; ९, ३, २, ५; ४, १७; तै. १, ३, ८, ३; ४; २, ६, ५, ३; ३; ७, ६, ३; ७, ६; ८, ३; १५, ४; मं. १, ७, ३; जै. १३९; अभिषिञ्चामः श. ९, ३, ४, ११; १२; १२, ८, ३, १८; अभिषिषिचे श. ५, ३, ५, ४; जै. १४५; अभिषिषिचे ऐ. ८, २१; २२; २३; अभिषिषिचतुः ऐ. ८, २१; अभिषिञ्चतु तै. २, ७, १५, ५; अभिषिञ्चन्तु ऐ. ८, १९; तै. २, ७, १५, ५; अभिषिञ्चानि श. ५, ३, ५, २४; ३०; अभ्यषिञ्चत ऐ. ३, ३६; ८, ७; १३; अभ्यषिञ्चन्त शां. ७, १०; तै. ३, १, २, ११; जै. ११७; अभ्यषिञ्चन् ऐ. ८, १४; श. ५, ३, ४, ३; ९, ३, २, २; ४, ३; गो. २, ५, ६; अभ्यषिञ्चन् श. १२, ८, ३, २; अभ्यषिञ्चतम् मं. १, ७, ५; अभिषिञ्चेत् ऐ. ८, ७; १५; श. २, २, २, १९; ४, २,

१६; २३; ६, १, ४१; ९, ३, ४, १४; ५, २, १४; का. १, २, २, १४; १५; अभिषिञ्चेत् श. ९, ३, ४, १३; १४; १२, ८, ३, १८; सा. २, ६, १२; ३, ४, १०; ५, १; २; ६, १; अभिषिञ्चेरन् तां. १७, ११, ६; अभ्यषिञ्चामहि श. ९, ३, ३, ११; अभिषिच्यते श. ९, ३, २, ३; ४; ४, १, १४; १२, ८, ३, ५; तै. १, ३, ५, २; ८, ४; ६, १, ५; ८, ८, ५; २, ७, २, २; ३, १०, ९, १३; १४; तां. १७, ११, ८; ९; १८, ६, ११; १३; ८, ७; ८; ११; १३; १०, ६; ७; १०; ११, १; २; ५; १२, १, ३; ४; १३, ७; ८; ९; गो. २, २, ६; ५, ६; अभिषिच्यते श. १२, ८, ३, १; २; ५; २१; ३१; तै. १, ८, ८, ५; २, ७, २, २; अभिषिच्यन्ते ऐ. ८, १४; अभ्यषिच्यत तै. १, ७, ७, ३; अभ्यषेचि श. ५, १, ३, १९; २, १, १८; १९; २, १५; ४, ३, २०; २१. अभिषेचयेत् सा. २, ३, २; ३, ५, १. अभि-षिक्त, क्ता- -क्तः ऐ. ८, ७, ९; १४; १९; २०; श. ९, ३, २, ६; ३; ११; ४, १५; -षिक्तम् श. ९, ३, ३, ११. तै. ३, १०, ९, १३; १४; -क्तस्य ऐ. ८, २०; श. ५, ५, ३, १; ६; -क्ता सा. २, ६, १२; -क्ताः तै. २, ७, ८, २; -क्तान् ऐ. ८, १४; -क्ताय ऐ. ७, १८. १ अभि-षिच्य ऐ. ३, ३६; श. ९, ३, २, ६; ४, २; ३; १२, ८, ३, ३०. २ अभि-षिच्य- -च्याः तै. १, ७, ८, २. अभि-षिञ्चत्- -ञ्चन् का. १, ६, १, २३, २७; -ञ्चन्तः तै. १, ५, १, ५. अभि-षिच्यमान- -नः श. ७, ४, १, १४; ९, ३, २, ३; ४; -नस्य तै. १, ८, ९, १.

अभि-षिचिचान्- -नस्य ऐ. ८, ६; -नात् श. ५, २, १, १८; ४, ३, २; २०; ५, १. अभि-षेक- -कः श. ९, ३, २, २; ४, ३; १२, ८, ३, २०; तै. १, ८, ८, १; -कम् श. ५, ४, २, ४; -कस्य श. ५, ३, ५, ८; ९; तै. १, ७, ७, ५; -कात् श. ९, ३, ४, १५. अभि-षेक्तु- -क्ता श. १२, ८, ३, १९; -कारम् तै. ३, ४, ८, १; -क्त्रे ऐ. ८, २०; सा. ३, ५, ३. अभि-षेक्ष्यत्- -क्ष्यन् ऐ. ८, ६; १२; १७. अभि-षेचनीय- -यः तै. १, ८, ७, १; तां. १८, ८, २; -यस्य श. ५, ४, ५, ५; तै. १, ८, ८, ४; तां. १८, १०, ९; -याः श. ५, ३, ५, १०; १५; १३, ४, २, १७; -यानि श. ५, ३, ५, १०, १४; -ये ऐ. ७, १५; तां. १८, १०, ८; -येन श. ५, ५, ३, १. अभि-षिद्ध (√सिध्)- -द्धः ऐ. ४, १, अभि/षु (←√षु) अभिषुणोति श. १, १, ४, ७; २, ४, ४, १६; ४, १, १. ८; १०; १२; ३, ३, १; ६, १, १०; ११. ५, ९, ७; का. १, ३, ४, ९; तै. १, ४, ७, ६; तां. ९, ५, ७; १६, १, १२; अभिषुणोति श. ३, ९, ४, १९; तै. १, ४, ७, ४; ६; अभिषुण्वन्ति ऐ. ३, ३२; ७, ३२; शां. ४, ४; ७, ६; १३, ४; श. १, १, ४, ७; २, २, १; ३, ३, २, ६; ५, ४, २, ४; ९, ४, २; ४; ८; १७; २३; ४, ३, ३, १९; ४, १; ९, ३, ५, १८; ११, १, २, १; का. १, २, २, १; २, १, ३, १२; तै. २, २, ८, १; तां. ९, ५, ४; २४, १९, ३; जै. ९३. ५. १, ७; गो. १, ३, १९; २, ३, ९; १७; अभिषुण्वन्ति श. २, ४, ४, १५; ३, ४, ३, १३; ४, २, ५, १५; ६, १, ९; का. १, ३, ४, ९; २, १, ३,

१२; अभिसुषाव ऐ. ७, १७; जै. १९८^३; अभिसुणुत वा. ४, ३, ३, १९; अभिसुणवाम ऐ. ३, १५; जै. १४२; अभ्यसुणोत् तै. १, ४, १, १; अभ्यसुणवन् ऐ. ३, १५; जै. १४२; अभिसुणुयात् ऐ. ७, ३०; वा. ४, १, १, १४; १६; ५, १०, २^३; ३^३; ४^३; ५^३; ६; १, ९; तै. १, ४, ७, ५; तां. ९, ५, ७; अभि...सुनुयात् ऐ. ७, ३२; वा. ४, ६, १, १०^३; अभिसुणुयुः तां. ९, ४, ११; ५, ३. अभ्यसुषवतुः ऐ. ३, ३२. अभिसूयते वा. ५, २, ३, ९; अभिसूयै वा. ५, २, ३, ९; ४, २^३; ५, १६. अभि-षव- -वः शां. १५, १. अभि-षुण्वत्- -ण्वन्तः ऐ. ४, १३; तै. १, ५, १, ५. अभि-षुत- -तः शां. ७, १०; वा. १४, ३, २, ३०; तै. २, ७, ४, १; -तम् वा. ४, १, १, १५; ६, १, ९; -ते वा. २, ४, ४, १६; का. १, ३, ४, ९; अभि-षुत्य वा. ९, ४, ४, ८; ५, १, ७; १०; तां. ९, ८, २; जै. ८६; १८४. अभि-षुयमाण, णा, -णः वा. १२, ६, १, २१; -णस्य तै. १, ४, ७, ४; गो. २, २, १२; -णा तै. ३, १०, १, २; -णानाम् वा. ४, १, १, २६. १अभि-षोतु- -तारः वा. ४, ३, ३, १९. २अभि-षोतु- -तारः वा. ४, ३, ३, १९. अभिषेक-अभिषेकत्-, अभिषेक्ष्यत्-, अभिषेचनीय-; अभि/षिच्, द्र. अभि/षो(√सो), अभिष्य तै. २, ४, १, ४. अभिषोतु-, अभि/षु, द्र. अभिष्टि(-भि/१अश) -ष्टये तै. १, २, १, १; २, ५, ८, ५; तैआ. ४, ४२, ४; गो. १, १, २९; -ष्टिः तै. २, ६, ८,

१;-ष्टिभिः ऐआ. ४, १, १. अभि/ष्टु (←स्तु), अभिष्टौति ऐ. ६, १^३; २^३; शां. ७, ६; ८, ३^३; ४^३; ५; ६^३; ७^३; १५, १; २९, १^३; वा. ४, ६, ७, ७; १३, ५, १, १६; ६, २, १२; अभिष्टुवन्ति ऐ. ६, १^३; अभि-तुष्टाव शां. २९, १^३; अभिष्टुहि ऐ. १, १८; वा. १३, ५, १, १६; १४, १, २, २^३; तैआ. ४, ४, १, ५, १; ५, ४, १; अभ्यष्टौत् जै. १७६; अभि-ष्टुयात् ऐ. ६, २^३; शां. ८, ३^३; ४; ५^३. अभिष्टूयेत् गो. १, २, १८. अभि-ष्टुत- -तः गो. १, ५, २४; -तम् ऐ. ६, २. अभि-ष्टुत्य शां. १५, १. अभि-ष्टुवत्- -वतः ऐ. ६, २; -वन् वा. १४, १, ३, ७. अभि-ष्टूय गो. १, २, १८. अभि/ष्टा (←√स्था), अभितिष्ठति वा. ३, ८, २, १५; तैआ. ६, ५, २; तां. १६, ११, १५; अभितिष्ठतः वा. ५, ४, १, ९; अभितिष्ठन्ति वा. १, २, ५, २६; का. २, २, ३, २३; अभितिष्ठामि वा. ३, ८, २, १५; अभित्तौ वा. ५, ४, १, ९; ६, ८, १, १४; अभि...तस्थौ ऐ. ८, २६; अभितस्थुः तै. २, ४, ६, ८; अभितिष्ठात् वा. ९, १, १, ४२; अभितिष्ठ शांआ. १२, ७; वा. ६, ३, ३, १२^३; तै. २, ४, १, १; ५, २, ४; जै. १६०; अभ्यतिष्ठत् जै. १६०; अभितिष्ठेत् गो. १, २, ७; अभितिष्ठेयुः तै. ३, ३, २, ३. अभि-ष्ठित- -तः वा. ४, ५, ११; ५, ४, १, ९; -तम् वा. २, १, १, २; का. १, १, १, २. अभि/ष्ठिव्, अभितिष्ठेव वा. १, २, ३, १; अभ्यंष्टीवत् का. २, २, १, १५; अभि...ंष्टीवत् जै. १६०.

अभि-ष्ठय - -तम् वा. २, १, १, २; का. १, १, १, २. अभि-सं/रुषु, अभिसंरुषुः वा. ३, ६, १, २८. अभि-सं/२वस्, अभिसंवसते तां. ७, १, ६. अभि-सं/वह, अभि...संवहन्ति ऐआ. २, ३, ८^३. अभि-सं/वाण्ड, अभिसंवाण्डन्ति जै. ४, १०, ४, ६. अभि-सं/विद्, अभिसंविदन्ति वा. १४, ४, १, १९; तैआ. ९, १, २-६; अभिसंविवेश तैआ. १, २३, ९; अभिसंविशन्तु वा. ८, ७, १, ६^३; अभिसंविशन्तु† तै. १, २, १, १८; २, ७, १६, ३; अभिसंविशत वा. १४, ४, १, १९. अभि-सं-विष्ट- -ष्टाः वा. ८, ७, १, ६. अभि-सं/वेष्ट, अभिसमवेष्टत तां. ७, ६, ११. अभिसंविष्टे जै. १७६; अभिसमवेष्टेन् जै. १७६. अभि-सं/श्रि, अभिसंश्रयन्ति वा. १३, २, २, ९; अभिसंश्रयन्ति तै. ३, ८, २३, ३^३. अभि-संसारम् (सम्/सृ+णमुल्) वा. ११, २, ७, १२. अभि-सं-स्/क, अभिसंस्करोति वा. ३, २, ३, २३; ४, १, २६; ६, ७, २, ६; अभिसंस्करिष्ये वा. ६, २, १, ९; अभिसंस्करामहे वा. ६, ८, २, १; अभिसंस्करवै वा. ६, २, १, ५^३; अभिसंस्करवै वा. ८, ७, २, १६; १०, ४, २, २२, अभि...संस्कुयात् वा. ६, २, १, ३३. अभि-संस्थ- -म् गो. २, ३, १. अभि-सं/हन्, अभिसंहन्ते वांआ. १२, ६. अभि-सं/क्रम, अभिसंक्रामति तां.

† 'अभिसं/विद्' इति तै. सौवरो विशेषो भवति । तद् एकपद्ये ऐकस्वयोर्यत्सर्गे 'अतिर्गति' (१०, ८, १, ७०) इत्यत्र च शाखान्तरीयोऽपवादो द्र. । ‡ 'अभिसं/श्रि' इति तै. द्विस्वरो विशेषः ।

२१, ११, ३; अभिसङ्कामन्ति तां.
 ४, ६, १६; १२, ७, ३.
 अभि-सं/गम्, अभिसङ्कच्छन्ते ऐ.
 २, २२; ७, २३; अभिसमगच्छन्त
 तां. ४, १०, १.
 अभि-सं/ग्रह, अभिसंज्ञग्राह जै. ५३.
 अभि-सं/वि, अभिसन्विचनुते श.
 १०, २, ४, २; ५, ९-१३; १४^३; १५;
 अभिसुमचिनुत श. १०, २, ४, १;
 अभिसन्विचनीय श. १०, २, ४, १.
 अभि-सं/ज्ञा, अभिसुज्ञानते शां.
 २६, ९; १४; श. २, ६, ३, ६; ५, ४,
 ३, १९; का. १, ६, ३, ५; अभिसुज्ञा-
 नान्तै श. २, ६, ३, ६; का. १, ६, ३, ५.
 अभि-सन्छाद्यितत्रै (सं/छद्) जै.
 १२६.
 अभि-संतति(-सू/तत्र)- स्वै तां.
 २१, ५, ५.
 अभि-सं/घा, अभिसुन्धत्तः श.
 ३, ६, २, ९.
 अभि-सं/नम्, अभिसन्नमन्ताम्
 शांआ. १२, ४^३; अभिसन्नमन्तु
 तैआ. ३, ११, ९.
 अभि-सम्/अय, अभिसमयति जैउ.
 १, १३, १, ६.
 अभि-सम्/१अय, अभि...समश्नुते
 श. २, ३, ३, १६.
 अभि-सम्-आ/गम्, अभिसमा-
 गच्छन्त जै. ८८.
 अभि-सम्/इ, अभिसमेति जैउ. ३,
 १, १, १८; अभि सं यन्तु तै. ३, १,
 २, ४; ७.
 अभि-सम्/इन्ध, अभिसमिन्धे तां.
 १४, ८, २.
 अभि-सम्/ईर, अभिसमीरयन्ति तै.
 ३, ८, ५, १.
 अभि-समुज्जित(-म्/उज्ज)- नतः
 तां. ८, ५, १६.
 अभि-सम्/ऊह, अभिसमूहति श.
 ४, ५, २, १८; अभिसमौहत् तां.
 ८, ५, २.

अभि-समे(-म्/आ/इ) अभिसमा-
 यन्ति श. १४, ७, २, १; तैआ. १,
 २, २; तां. १७, १, १७; ष. १, ३;
 अभिसमेयुः तां. ५, ६, ३; सा. ३,
 ३, ५.
 अभि-सुमेत? -ताः श. १४, ६,
 १, १.
 अभि-सम्/पच्, अभिसम्पच्यन्ते तां.
 २१, १५, ३.
 अभि-सम्/पद्, अभिसम्पद्यते शां.
 १४, २; १६, ३; २४, ९; शांआ.
 ८, ७. श. ६, ४, २, ८^३; १०^३; ७, १,
 २, २२^३; ९, ५, १, ६१; १०, २, ४,
 ४; ७^३; ८; ४, १, ८^३; ९; ५, २, ८; ५,
 ४, १^३; २^३; ३^३; ४^३; ५^३; ६; ८^३; ९;
 १०^३; ११; १२^३; १३; १८^३; १९;
 १३, ४, ४, १; ६, १, २; १४, ७, १,
 ३४; २, ७; सा. २, १, ८; जै. ८८;
 १३१; जैउ. १, १, १, ८; ६, ६; २, २,
 ४; ११, १, ११; २, २; २, ३, ३, ९;
 अभिसपन्द्यते श. १०, २, १, ५; ६;
 अभि...सम्पद्यते शां. १८, २;
 अभिसम्पद्येते श. ११, २, ५, ५;
 अभिसम्पद्यन्ते ऐआ. १, १, २; २;
 २; ३, ८; शां. ८, ८; ९, २; १२, ३;
 २९, १; श. ९, ५, २, ८; १०, ४;
 १, ९; १३, ६, १, ११; तां. ७, ४,
 ५; ८; ष. २, ३; जैउ. ४, ६, १, ७;
 २, ५^३; अभिसम्पद्यन्ते श. ११, ५,
 २, ९; १४, ७, १, ३४; अभिसम्पद्यन्ते
 तै. १, २, २, २; अभिसम्पद्येताम्
 गो. २, ३, २०; अभिसमपद्येताम्
 ऐ. ३, २, ३.
 अभिसम्पादयति शां. ३, २; १८, २;
 २७, २; श. १, १, २२; ३, ५, ७;
 ९, १, १७; २, ३, १, १८; ४, ४, ५,
 १९; ५, ३, १, १२; ६, ७, १, ११;
 ९, ५, १, ३२; १४, १, ३, १; का. १,
 ३, १, ११; अभिसम्पादयन्ति ऐआ.
 ३, २, २; शां. १४, २; २७, ७; का.
 २, १, २, १; अभिसम्पादयिष्यामि

श. १०, ६, १, १०; अभिसम्पादयेत्
 ऐआ. २, ३, ५.
 अभि-सम्पद्-दम् श. ३, ९, २,
 १७; ७, २, २, ६; ९, १, १, २६; २,
 २, ६^३; १२, २, २, ६; १३, ५, ४, २६.
 अभि-सम्पद्-न्नः श. १२, २, ३,
 १; गो. १, ४, १२; -न्नस्य ऐ. ४,
 १; गो. २, ४, १९; -न्नाः श. १०,
 ६, १, १०; १४, ९, २, ४; -न्नौ जै.
 १३१^३.
 अभि-सम्पद्यमान-नः श. १४,
 ७, १, ८; -नम् श. १२, ३, १, १.
 अभि-सम्पादयत्-यन्तः ऐ. ४,
 १६^३.
 अभि-सम्पाद्य शां. १०, १.
 अभि-सम्/पू, अभिसम्पवते तै. २,
 ३, ९, ४^३; अभिसम्पवते तै. २, ३;
 ९, १, २; अभिसम्पवते तै. २, ३, ९,
 ३^३.
 अभि-सम्/बन्ध, अभिसम्बन्धीः सं;
 २, १, ५.
 अभि-सम्बद्ध-मं सं. २, १, ९.
 अभि-सम्/भू, अभिसम्भवति ऐआ.
 १, ३, ८; २, ३, ७; शां. ८, ३; २७.
 ३; श. ७, ३, १, ४५; ८, ६, २, १८^३;
 १०, ३, २, १३; ५, १४; ४, २, ३१;
 ४, ४; ५, २, २३; ६, ३, १; ११, २,
 ६, १३; जैउ. ३, ३, १, २-६,
 २, १; अभिसंभवतः ऐआ. २,
 ३, ७; अभिसम्भवन्ति श. १०, ४,
 ३, १०; १४, ९, १, १८; १९; अभि-
 सम्बभूव श. १, ६, ३, ८; तै. ३, १, १,
 ५; तैआ. ६, १, ३; १०, १, ४; अभि-
 सम्भविविष्यामि श. १०, ६, ३, २.
 अभि-सम्भूय शांआ. ४, १४^३.
 अभि-सम्मु(ख→)खा-म् श. ९, ४,
 ३, ८.
 अभि-सम्/मूर्च्छ, अभिसममूर्च्छेत्
 श. १०, ५, ३, ८.
 अभि-सर (√सृ)-म् तै. ३, ४,
 १०, १.

अभि/सिध्, अभ्यसेधत् जै. १९२.
अभि/सृज्, अभिसृजति तां. ८, ७,
६; अभ्यसृजत् ऐ. ५, ७; शा. १४,
९, ४, २.

अभ्यसृज्यन्त शा. ४, १, ३, ५.

अभि-सृष्ट- -ष्टः तै. २, ७, १३, १;
-ष्टानाम् ऐ. २, २५; ४, ८.

अभि-सृष्य (√सृष्) शां. ३०, ५.

अभि-सृत- -साय गो. १, २, १८^३.

अभि-सोम- -मासः तां. १२, ३, ४;
१४, ९, ३.

अभि/स्तृ, अभिस्तृणीहि तै. ३, ७,
५, १३.

अभि-स्थिर- -रम्-रम् शा. ३, २,
१, ३७.

अभि/स्पृश, अभ्यस्पृशन्त गो. १,
४, २३^३.

अभि/स्रु, अभिस्रवन्तु तै. १, २, १,
१; २, ५, ८, ५; तैआ. ४, ४२, ४;

अभि...स्रवन्तु सं. २, ३, १८.

अभि/स्व, अभि...स्वरति तां. १३,
१२, १३; अभि...स्वरत जै. १,
६, २, १०; अभ्यस्वरन् जै. १, ६,
२, ११; जै. ३७.

अभि/हन्, अभिहन्ति ऐ. ६, २१;
अभिजहि जै. २०८; अभ्यहनत्
ऐ. ४, २.

अभिजिगांसेयुः† गो. १, १, २२.

अभि-घात, ता- -तासु सा. १,
-तेषु सा. १, ८, १३; १५; ८, १४.

अभि-घृत्- -घ्नन्तः तैआ. १, ४, २;
-घ्नताम् तैआ. १, १५, १.

अभि-हत- -तः ऐ. ४, २.

अभि/हृय्, अभिहृयति शा. १४, ६,
१०, १५.

अभि-हाय (√रहा) ऐ. ६, ३३; का. १,
१, २, १०.

अभि-हिङ्/कृ, अभिहिङ्कृणोति गो.
१, ३, ९; अभिहिङ्कृवन्ति तां. १२,

१०, १४; अभिहिङ्करोमि शांआ.

४, ११; अभिहिङ्कुर्यात् शांआ.
४, ११.

अभि-हित-, अभि/धा द्र.

अभि/हु, अभिजुहोति शां. २, २,
शा. २, ५, २, १९; ३, ४, १, २५^३; ६,
१, २१; ४, १५; ७, १, १०; ८, २, २१;

९, ३, २३; ४, ५, १२; ६, ३, ३,
१५; २१; ७, २, ३, ४; ४, २९; ४, १,
३२; ५, १, ३२; २, २३; ९, २, ३,
३०; ३३^३; का. १, ३, १, २; तै. १,
६, ३, ६; ३, ८, २०, ५; अभिजु-

होति शा. २, ३, १, ४^३; ४, ५, २, ७;
५, ३, ४, २३; ७, २, ३, ५^३; ६; ७; ४,
१, ३३; ५, १, ३४; २, २४; ९,
२, ३, ३१; १०, ४, ३, २३; ११, ४,
२, १६; तां. १२, १०, १८^३; १९;
४, ५, ३-११; गो. २, २, १२, ४,
७^३; अभिजुहोमि सं. २, ६, १०;
गो. १, ३, १३^३; अभ्यजुहोत् गो.
१, २, २१; अभिजुह्यात् शा. ७, ५,
१, ३४; ९, ३, ३१; १२, ४, ३, १^३;
?अभिजुह्यात् तै. ३, ७, २, ४; ६^३;
सा. २, २, १; २; ३; ३, ४; ५; ४, १;
५; ३; ६, १६; ७, ११; १२; ८, २-५;
३, ५, ७; ६, १; अभि...जुह्यात्
शा. ७, ५, १, ३४.

अभिहृयते शा. २, ३, १, २९^३; का.
१, ३, १, २०^३.

अभि-हुत- -तः ऐ. ८, २४; -तम्
शा. ३, ३, १, ४; -ताः ऐ. ८, २४;
शा. ९, १, १, ४३; ३, ३, १८; तै. ३,
९, ८, ३^३.

अभि-हुत्य गो. १, २, २१^३; २, ६,
१३.

अभि/ह्, अभिहरन्ति शा. १, ६, ३,
१२; ३, २, २, २५^३; अभिहरन्ति
शा. १०, २, ५, १३; ४, १, १७;
१४, ८, ४, १; अभिहराणि तै. ३,

७, ४, ६.

अभिहियते शा. ५, ५, १, ६.

अभि/ह्व, अभिह्वते ऐ. ६, ८.

अभि/ह्वे, अभिह्वयति ऐ. ६, २२;
गो. २, ६, ४; अभिह्वयन्ति शा. ५,
३, ५, ४; अभ्यह्वयध्वम् ऐ. ६, १४.

अभिह्वयमान- -नाः शा. १, ६,
१, ६.

अभी, अभि/इ, गद्र.

अभीक- -कै तै. २, ५, ८, २; तां.
१५, ९, ९^३.

अभीक्षमाण (-भि/ईक्ष्) - -णः शा.
१, १, १, २.

अभीक्षण (-भिऽक्षण-) - -म् जै. ४,
१०, ४, ५; गो. १, २, ७.

अभीक्षण-शस् (:) गो. १, २, ७^३.

अभी(भि/इ)त्व(-र→)री- -त्वरी
शां. २८, ६; -त्वरीः शा. ६, ६, ३, १०;
-त्वरीम् ऐ. ८, ११; शां. २८, ६;
-त्वरीं ऐ. ८, ११; शां. २८, ६९;
-त्वरीं तै. ३, ७, ५, १.

अभीन्ध, अभि/इन्ध, गद्र.

अभीपाद- -दस्य जैआ. आ. १,
२३१.वं.

अभीर्, अभि/ईर् गद्र.

अभीवर्त(-भि/वृत्) - -तैः शा. ८,
४, १, १५^३; जै. १६८^३; तां. ४, ३,
१; ३; ८; ८, २, ८; १५, १०, १२; १८,
६, १४; जैआ. १, २३६; २३९;
-तैम् तां. ८, २, ७; जै. १६८,
-तैस्य जैआ. १, २३६^३; -तैन् ऐ. ८,
१०; तां. ४, ३, २; ७, १; ८, २, ८;
-तौ आ. १, ५२३;

अभीवृत्, अभि/वृत्, गद्र.

अभीशु(-भिऽशु) - -श्वः शा.
५, ४, ३, १४, -शुना तां. १२, ९,
१६; -शु? जै. २७.

अभी(←भिऽस→)षद्- -इऽइवर्षा,
शा. ३, २, ४, ४.

† अभिजिगांसेयुः पा.भेदः । ‡ 'अभिहुत्वा' इति कालि मुपा. । § तृतीयाविवक्षायां 'त्वरी' इति मुपा. चिन्त्यः ।
दु. आश्रौ. ५, ७, ३१ ¶ 'अ-भी (√भी)-पाद-' इति MW. प्रभृतयः । ¶ 'अभीवहे । व' इति सौ.पदविभागाश्चिन्त्यः ।

अभ्य(-मिऽअ-)मि- -प्रयः ऐ. ६, ३३; गो. २, ६, १३; -मिः ऐ. ६, ३३; गो. २, ६, १३.

अभ्य(-मिऽअ-)ग्र- -स् शां. १६, ७.
अभ्यञ्ज् (-मि/अञ्ज्), अभ्यञ्जति श. २, ३, ३, १६.

अभ्यञ्ज्ज् (-मि/अञ्ज्), अभ्यञ्ज्क्ते श. ३, १, ३, ७^३; अभ्यञ्ज्क्ते श. ३, १, ३, ७; अभ्यञ्ज्जति शां. १०, १; अभ्यञ्जन्ति श. ३, १, ३, ९; ७, ५, १, ३; ११; १३, २, ६, ४; तै. ३, ९, ४, ६; अभ्यञ्जते तै. १, ६, ७, २; तां. २४, १३, ५; अभि...अञ्जते तां. २४, १३, ३; अभ्यञ्जन्ति ऐ. १, ३^३; श. १३, २, ६, ७; तै. ३, ९, ४, ७; अभ्यञ्जत तै. १, ६, ७, २; अभि...आङ्क तां २४, १३, २; अभ्यञ्जती सा. २, १, १; अभ्यञ्ज्यात् सा. २, ३, १.

अभ्यञ्ज्य ऐआ. ५, ३, २; श. १३, १, १, १; तै. १, १, ९, ३; ४; जैउ. ४, ६, १, ४; सा. २, ५, ४; ३, ६, ११.
अभ्यक्त- -क्तः श. ११, ५, ७, ४; -क्तम् श. ७, २, ४, ३.
अभ्यञ्जन्- -नम् तै. १, ६, ८, ९.
अभ्यञ्जन्थ (-न+यत्)- -न्याय तै. १, ६, ८, ९.

अभ्य (-मिऽअ-)ति/इ, अभ्यत्येति श. १२, ५, २, ८.

अभ्य(-मिऽअ-)ति/कम्, अभ्यतिक्रामति तां. १८, ७, १३.

अभ्य(-मिऽअ-)ति/क्षर्, अभ्यतिक्रामति तै. १, ८, ९, १^३; अभ्यत्यक्षरत् ऐ. ४, ३.

अभ्यति (-मिऽअ-)वृह्, अभ्यत्यद्रवत् ऐ. ३, ४, ९^३.

अभ्य(-मिऽअ-) ति/नी, अभ्यत्यनयत् जैउ. १, ३, २, ७; ९; ३, ३, ५.

अभ्य(-मिऽअ-)ति/रिच्, अभ्यति-

रिच्यते श. १, ४, १, ३८; ९, १, १८; ३, १, १, ३; ९, ३, ३४; ६, ५, २, २२; ११, १, २, ५; तै. १, ४, ५, १; २; अभ्यतिरिच्यते श. ३, ९, ३, ३४; अभ्यतिरिच्यते^३ तै. १, २, ५, ४; तां. ९, ७, २; ७; ११^३; १२; अभ्यतिरिच्यते तै. १, २, ५, ४.

अभ्य(-मिऽअ-)ति/वद्, अभ्यतिवदति ऐ. ६, २०; तां. ८, ३, ६; गो. २, ६, २; अभ्यतिवदन्ति तां. ५, ७, ४; ११, ५, १९.

अभ्यत्यर्ज्ज् (-मिऽअति/अर्ज्ज्), अभ्यत्यर्जन्ति ऐ. ५, २४.

अभ्यन् (-मि/अन्), अभ्यन्यात् श. ८, १, ४, १०; अभ्यन्युः श. ८, १, ४, १०.

अभ्यन्य शांआ. १, ६; ७^३.

अभ्यन्तु-ज्ञा(त→)ता तैआ १०, ३०, १.
अभ्यन्तु-मृज्य (√मृज्) सा. ३, ७, १०.

अभ्य (-मिऽअ-) नु/वच्, अभ्यनूवाच ऐ. २, २५; ३३; ३, १२; २०.

अभ्यनूच्यते जैउ. १, १, ७, ३; ९, २, ७; १०, १, ११; १३, २, ४; १४, २, १२; ३, ६, ६, ७; तां. २०, १५, ६; अभ्यनूच्यते ऐ. ८, ६; अभ्यनूच्यन्ते श. ८, १, ४, २; अभ्यनूच्यत तां. २४, १८, ४.

अभ्यनूक्त, क्ता- -क्तम् शां. १४, २; शांआ. ७, १६; श. १, ३, ३, १०; ४, १, ९^३; ७, ४, ४; २, ३, ३, ६; ५, १, ४^३; ५; ३, ४, २, ७; ४, १, ३, १७;

५, ३, ३; ६, १, १०; १०, २, २, २; ५, ३, २; ११, १, ६, १०; १२, ५, ३, ४; ७, ३, ४; १३, ५, ४, ५; १४, १, १, २५; का. १, ४, ३, ४^३; गो. २, ३, १३; १४; १५; २३, ४, १५; १६; १७; -क्ता शां. १४, ३; श. १, ४, १, २४; २६; २८; २, ५, १, ५; ६, ५, १,

२; ७, ५, १, ४; का. १, ४, ३, ४; तैआ. १, २२, ८; २३, १; ७; ८; २४, ४; तां. २४, १, ८; १२, ५; २५, ८, ४; गो. २, २, ६, ३, १०; -क्ताः^३ श. ८, १, ४, २.

अभ्य(-मिऽअ-)नु/वद्, अभ्यनूवाद श. १०, ४, १, ९.

अभ्य(-मि/अ-)प/कम्, अभ्यपक्रामति श. ५, ४, ३, ११; अभ्यपक्राम जै. ११७.

अभ्य(-मिऽअ-)प/विज्, अभ्यपविनृक्तिः का. २, १, ३, २३.

अभ्य(-मिऽअ-) प-अयमाण (√अि) - -णः प. १, ४.

अभ्यपान् (-मि-अप/अन्), अभ्यपानेत् ऐ. २, २१.

अभ्यपानित- -म् ऐआ; २, ४, ३.

अभ्यम् (-मि/अम्), अभ्यमीति तै. ३, ८, ४, १; अभ्यमन्त तै. २, ८, २, ४.

अभ्य (-मिऽअ-) मित्र- -म् ऐ. ८, १०.

अभ्यय्य (-मि/अय्) तैआ. ५, २, ३.
अभ्यर्चन् (-मि/अर्च्), अभ्यर्चन्ति तै. २, ८, ८, ९; गो. २, ४, २; अभि...अर्चामि श. ३, ३, २, १२; अभ्यर्चन्त जैउ. १, ४, १, ६^३; अभ्यर्चन्त ऐआ. २, २, १^३.

अभ्यर्चन्ते शांआ. ४, ६.

अभ्यर्त् (-मि/अर्त् ←र्द् वा र्थ्, वा) अभ्यर्त्ति (?दिं, ?धिं)र्त् तां. ७, ८, २.

अभ्य(-मिऽअ-)र्त्- -र्धः श. ४, २, ३, ७^३; का. १, ५, २, १०; -र्धः इव श. १, ७, ४, २१; ११, १, ६, ३०.

अभ्य(-मिऽअ-) व/कृष्, अभ्यवचकृषतुः जै. १८६.

अभ्य(-मिऽअ-)व/गम्, अभ्यवजगाम जै. १८१.

† 'अभि' इति कर्मप्रवचनीयमित्येके/अतिक्रम द. † 'अभ्यनूक्ताः' इति मु. स्वरपा. चिन्त्यः । § 'अभ्यपविनृक्तिः' इति मु. स्वरपा. तु. 'अध्यपविनृक्ति' शां. १, १, ४, २२.

अभ्य(-मिऽअ-)व/चरु, अभ्यवचरान्
श. १,३,४,८.

अभ्यव-चरण- -रणः जै. ४,१,
१,२-६.

अभ्य(-मिऽअ-)व-ज्वालित(√ज्वल)
-स् गो. १,३,११;१२.

अभ्यव-ज्वाल्यमान- -नम् गो.
१,३,११;१२.

अभ्य (मिऽअ-) व/तन्, अभ्यवत-
नोति श. ६,३,१,१८.

अभ्यवतायन्ते श. २,३,३,७.

अभ्य(-मिऽअ-)व/दो, अभ्यवद्यति
श. २,५,२,४०.

अभ्यव-दान्य- -न्यः श. १४, ९,
१,१०.

अभ्य(-मि/अ-)व/द्भु, अभ्यवद्भु-
द्भुः जै. २;३.

अभ्य(-मिऽअ-)व/धा, अभ्यवद-
धाति का. १,५,१,३६.

अभ्य(-मिऽअ-)व/धाव्, अभ्यवधा
वाम जै. ३४;३७.

अभ्य(-मिऽअ-) व/नी, अभ्यवनि-
नाय ऐ. ७, १७^३; अभ्यवनयेत्

शां. ७,९; तां. ९,९,३; अभ्यवा-
नैवीत् शां. ७,९.

अभ्यव-नीयमान- -नान् श. ५,
१,४,५.

अभ्य(-मिऽअ-) व/पत्, अभ्यवा-
पतत् ऐ. ३, २५^२; जै. १७०;
१९७.

अभ्यव-पत्य जै. १७७.

अभ्य(-मिऽअ-)व/प्लु अभ्यवप्ला-
वयिष्यति जै. १९४; अभ्यवप्ला-

वय जै. १९४; अभ्यवाप्लावयत्
जै. १९४.

अभ्य(-मिऽअ-)व/रुह, अभ्यवरो-
हति श. ५,२,१,२०;२१.

अभ्य(-मिऽअ-) व/वृत्, अभ्यववृ-
त्तेरन् तै. १, १,५,९.

अभ्यववर्तयति श. ५,१,४,४.

अभ्यव-वृत्त्यं श. ५,४,३,५.

अभ्य(-मिऽअ-) व/ह, अभ्यवह-
रति श. ६, ७, ४, १४; ८,२,२;
५^४;७; अभ्यवहरति श. ६, ८,२,
८; अभ्यवहरन्ति श. ४, ४, ५, १;
५, १,२,१६;३,५,२६, अभ्यवहृ-

रन्ति श. ४,४,५,१;३; अभ्यवज-

हार श. १,८, १,५; ४,१, ५,१२;
अभ्यवहरासि श. १, ८, १, ३;
अभ्यवहर श. ४,१,५,१२; अभ्य-

वहराम श. ६,८,२,२; अभ्यवा-

हरन् श. ६,८,२,२; अभ्यवहरेयुः
श. २,६,१,४८; का. १,६,१,३०;
अभ्यवहरेयुः श. ४,५,२,१४;१२,
५,२,१४.

अभ्यव-हरण- -णम् श. ६,७,४,
१४;१०,१,५,२; -णस्य श. ६,
८,२,१.

अभ्यव-हियमाण- -णः श. १२,
६,१,३५; -णे श. ६, ८,२, ११.

अभ्यवान्(-मिऽअव/अन्),अभ्यवा-
निति शांआ. १,६;७.

१ अभ्यवे(-मिऽअव/इ), अभ्यवैति
ऐ. १,३^२; श. ३,७, ३, ६; ४,४,
५,१;५,३,४,४; तां. २५, १३,४;
जै. ४, ११,२,७; अभ्यवैति श.
४,४,५,१; ५,३,५,२६; १२,९,२,
१२; अभ्यवयन्ति श. ९, ५, १,
४१; तां. ५,९,३; २५, १०, २३;
ष. ३,१; जै. १२७;१६८; अभ्य-

वैषि जै. ४, १, २-६; अभ्य-

वेयाय जै. २०५; अभ्यवेयुः जै.
२०४; अभ्यवैष्यति शां. ७, ९;
अभ्यवैष्यतः श. ४, २, १, ६;
अभ्यवैष्यन्ति श. ३, ७, ३,४;
अभ्यवेत् तां. २५, १०, १८; अभ्य-

वैताम् श. ४, २, १, ६. जै. ३०;
अभ्यवायन् श. ३,७,३,५; ४,३,
४,१४; जै. ३४;३७; अभ्यवेयात्
श. ३, २, २, २७; अभ्यवेयात्
श. ३,२,२,२७; ४,४,५,१०^३;६,
२, २,३८; सा. १,४,१; जै. ३,

२,३,६; अभ्यवेयुः श. ५,३,४,
१६; ष. ३,१^८.

अभ्यव-यु (त्→) ती- -त्यः श.
५,३,४,१६.

अभ्यवा(-वऽअ-)यन- -नाय श.
३,८, ५, १०.

अभ्यवेत- -ते श. ५,३, ४, ४;६.
अभ्यवेत्य श. २,५,२,४६; ३, ८,
५, १०;४,४,५,२३.

२अभ्यवे(-मिऽअवऽआ/इ), अभ्यु-
वायन्ति श. ४,३,४,१४; अभ्यु-
वायन् श. ४,३,४,१४.

अभ्यवेक्ष्(-मिऽअव/ईक्ष्),अभ्यवेक्षते
श. ११,१,५,१; अभ्यवेक्षाब्जके श.
७, ३,२,१४; अभ्यवेक्षिष्ये जै. १७;
अभ्यवेक्षस्व जै. १७; अभ्यवेक्षत
जै. १७; अभ्यवैक्षिष्ठाः जै. १७^३.

अभ्यवेक्ष्य जै. ३,२,५,३.

अभ्यवेष्(-मिऽअव/इष्), अभ्यवै-
षत् जै. २१०.

१अभ्यव्(-मि/१अश्), अभ्यवश्नुते
शां. २३,९; तै. १, ३, १०,२; तां.
४,९,२०; १६, १, १३^२;१५, ४^२;
२०,२,५^२;१३,२^२;२१,१३, ७,८,
२३,२,८; २४,३,३;२५,१, ६;३;
४; ष. १,५; सं. १^१; अग्नि...अश्नुते
तै. १,३, १०,३; अभ्यवश्नुवते तां.
४,३,१२; २३,१,३; ३,७,८;२४,
३,३; २५, १,६; ३,४; जै. १६८;
अभ्यवश्नुयात् गो. १,३,१; अग्नि-
...अश्याम् तै. २,४,६,२.

अभ्याह- -म् ऐआ. ३,१,३;४;
शांआ. ७,९;१०;११; तां. ९,५,२.
२अभ्यव्(-मि/२अश्), अभ्याह्वत
तै. १,३,१०,३.
१अभ्यस्(-मिऽ/१अस्), अभ्याह्वान
तै. ३,६,१३,१.
२अभ्यस्(-मि/२अस्), अभ्यस्वति
ऐ. ६,१५^२; शां. १३, ६; १३, ८;
अभ्यस्वत् तै. २,४,३, ९; अभ्य-
स्वत् ऐ. ६, १५.

अभ्यस्त- -म् तां. १०,९, १; १०,
१; ११, १.
अभ्यस्त-तर- -म् इव गो. १, ३, ५.
अभ्यस्तम् √ हर्त्, अभ्यस्तमिथात्
शा. ३, ९, २, ८; १२, ४, ४, ६.
अभ्यस्तमित- -तः सा. १, ८, ६.
अभ्यस्तम् √ गार्त्, अभ्यस्तमगात्
शा. २, ३, १, ७; १२, ४, ४, ६.
अभ्यस्त्य शा. १२, ४, ३, १; ५, १,
१०.^३
अभ्यास- -सः सा. १, ५, ४.
अभ्यह् (-भि/अह् ← √ ब्रू), अभ्याह
शा. १, १, २, ११; ३, ३, ४, १४; ५,
३, १२; ४, ५, ७, ९; अभ्याहुः शा.
५, ५, २, ५.
१ अभ्या(-भिऽआ) √ क्रन्द्, अभ्याक-
निक्रदति † जै. ९७.^३
अभ्या-कारम् (-भिऽआ) √ कृ + णमुल्)
तै. ३, ३, १, ४. पुनरभ्याकारम् द्र.
अभ्या(-भिऽआ) √ ख्या, अभ्याख्यायते
जै. १४०.
अभ्या-ख्यात- -तेषु तैआ. ७,
११, ४.
अभ्या(-भिऽआ) √ गम्, अभ्यागच्छ-
न्ति का. १, ४, १; ३, १, ३; २, १, १,
६; अभ्याजगाम गो. १, १, ३, १;
२, ५.^३
अभ्या-गच्छत्- -न् शां. ७, १०;
-न्तः तै. १, ५, १, २.
अभ्या-गत- -तस् शांआ. ३, १.
-तेभ्यः जैउ. ४, ६, १, ३.
अभ्या-गमिष्यत्- -त्ते का. १, ३,

१, ३.
अभ्या(-भिऽआ) √ गा, अभ्यागाम्
शा. ४, ३, ४, १४.
अभ्या-गारम् (-भिऽआ) √ शृ + णमुल्),
शां. १७, ८; गो. २, ५, ५, ५.
अभ्या-घात्य(-भिऽआ) √ हृत्- -म्
तां. १४, ९, ३०.
अभ्याघात्य-सामन्- -मानः तां.
१४, ९, ३०.
अभ्या(-भिऽआ)-चर(त् →)न्ती-
-न्तीः ऐ. ६, ३६; गो. २, ६, १६.
अभ्या-चार- -रः शां. ९, ४.
अभ्याञ् (-भिऽआ) √ अञ्, अभ्याजन्ति
ऐ. ६, ३.
अभ्या(-भिऽआ) √ जि, अभ्याजयन्
जै. ७४.
अभ्या(-भिऽआ)-ज्ञाय- -येन शा. ९,
५, १, ५७.
अभ्या(-भिऽआ) तस(√ तप्)- -साः
जै. २०३.
अभ्या(-भिऽआ) √ तृ, अभ्यातर शा.
६, ६, ३, १; १२, ४, ४, ३.
अभ्या(-भिऽआ) त्स्म- -म् ऐ. ७,
१२; ऐआ. २, ३, ६; ५, १, ४; शा.
७, १, १, २१; ९, १, २, ३०.^३
अभ्या(-भिऽआ)-दान(√ दा)- -ने
गो. १, १, २७.
अभ्या(-भिऽआ) √ द्रु, अभ्यादुद्राव
शा. १, ६, ३, १६; अभ्याद्रवत् जै.
१८१; २०८.
अभ्या(-भिऽआ) √ घा, अभ्यादघाति
ऐ. ७, ५, ८, ९; शां. २, २; शा. १,

३, ४, ५; ६; ७; ८, २, ३; २, ४, २,
१३; २४; ५, ३, ६; ११; ३, ४, ३, ९;
६, ३, १४; २१; ४, ४, ५, २३; ६, ९,
२५; ८, ५, ४, ९; १०, १, ३, ७; ४, ९.
१२, ९, २, १०; १४, ३, १, २८; का.
१, २, ३, १०; ११; ५, २, ५; १०; तै.
३, ३, ७, १; अभ्यादघाति शा. १,
३, ४, ७; ९; २, ३, ३, १७; ३, ९, ३,
१०; ४, ३, ४, ३३; १०, ६, २, २;
११, २, १, १; जै. ३; १२७; जैउ.
४, ६, ३, २; ष. ४, १; अभ्याघत्तः
शा. २, ५, २, १९; का. १, ५, १,
१६; अभ्यादघति शा. १, ३, १,
११; ४, ५; ६; ७; २, १, ४, ५; ३,
५, २, १; ६, ३, ४; का. १, ३, ३,
२०; २, २, ४, ८; अभ्यादघति शा. २,
२, ४, ८; ३, ३, ५; ६, ३, १५; ४, ३;
४, ३, ३; १४, ८, ११, १; १५, १२;
का. १, २, ४, ७; ६, ३, १०; जैउ.
३, ३, १, ७; अभ्याघत्तात् शा. ११,
५, १, १४; अभ्याघत्त शा. १०, ६,
१, ३; अभ्यादघ्यात् ऐ. ७, ५;^३
शा. १, ४, १, ३८; का. १, १, ४, ४,
अभ्यादघ्यात् शा. २, १, ४, ५; ६;
६, ६, ३, १७; अभ्यादघ्युः का.
१, १, ४, ५; अभ्यादघीत का. १,
१, ३, ४; अभि... आघित तै. ३,
६, ११, ३.
अभ्या-दघत्- -त् शा. २, ६, १,
२१; ३, ४, ३, ९; ९, ३, ८.
अभ्या-घाय शा. १, ३, ४, ८; ३, ६,
३, १४; १२, ४, २, ९; ४, ६; ७; ५,

† यथेह 'अभेः' गतित्वं तद्भ्युक्तायाः क्रियायाश्च सकर्मकत्वं प्रतिपत्तव्यं भवति तथा तै. १, ४, ४, ३; ५; ६; इ
'अभेः' कर्मप्रवचनीयत्वं वाक्यस्थायाः क्रियायाश्चाऽकर्मकत्वं द्र. । स्वरसंकेताभावात् शाखान्तरेष्वस्य विवेकस्य दुष्करत्वं
स्पष्टम् । अतोऽस्माभिः सर्वत्रान्यत्र तै. अनुसृत्य यत् सामान्येन द्वैपद्यमेव मुद्रापितं तत् सौकर्यापेक्षया न तु विनिगम-
कश्चिदेषापेक्षेयति विमृशद्भिः द्र. । तथाहि, तां. १०, ५, ५, पूर्वस्मिन् वाक्ये 'गायत्रीम्' इत्यस्य पदस्य 'दघाति' इत्यस्य
क्रियापदस्य कर्मतया प्रयोगसन्निध्यात् तस्मात्प्येन 'अभ्युद्यन्ति' इत्यस्य सकर्मकत्वे एतत्कर्मतया द्वितीयस्य 'गायत्रीम्'
इत्यस्य नेतुं मुशकत्वेऽपि पक्षान्तरोपोद्बलकसमानबललिङ्गसद्भावात् सौब्रज्ञापकासद्भावाच्च पूर्वोक्तसामान्यानियमाजुसारतः
'अभिः' इति कर्मप्रवचनीयत्वेन पृथगेव मुद्रापितः । तदेवं किल पक्षान्तरकृतादरैरपि सुधीभिर्मर्षणीयम् । † 'अभ्याकनि-
कृति' मुपा. 'अभ्यकनि(करि) कृति, पाठान्तरं वा द्र. § एवं किल G. मुपा० तु 'अभ्याघारात्' असम्भाविततरः ।
'अभ्याकारम्' इत्येव सुवचम् लाक्षणिकत्वात् प्राकरणिकत्वाच्च. ¶ 'अघ्यात्म-' इति सा. पाठः ।

१,१२; १४,३,१,७; का. १,३,३,
११; ५,१,१६; जै. १२७^१.

अभ्या-धान- -नाय श. १, ३, ३;
१८.

अभ्या-हित- -तम् श. ६, २, १, ५;
-तस्य १४, ५, ४, १०; -ता: श.
१४, १, २, १२.

अभ्या(-मिऽआ)-नीय (√नी) ऐ.
८, १७.

अभ्या(-मिऽआ)-नृत्यत् (√नृत्) -
-त्यन्त: तै. १, ५, १, २.

अभ्याप्(-मि/आप्), अभ्याप्नोति श.
७, ४, १, ४३; अभ्याप्नोति श. ९,
१, २, १६; अभ्याप्नुयात् श. १३,
६, २, २०.

अभ्यापयति श. १, १, १, १५;
९, ५, २, ३; १०, १, ३, १०; अभ्या-
पयथ श. १०, ४, ३, ६;
अभि...आपयन्ति जै. १, १४,
४, ३; अभ्यापयन् श. १०, १, ३,
८; अभ्यापयेत् श. १, १, १, २१.

अभ्यास,सा- -सम् श. १०, ६, ३,
२; -सा ऐ. ४, १०; ११.

अभ्यासि- -प्थ्यै ऐआ. १, ४, २^३.

अभ्या (-मिऽआ)- √भू, अभ्या-
भवेत् ऐ. ३, ४६; श. २, ३, १,
१६; का. १, ३, १, ९.

अभ्याभावयेत् शां. १७, ७.

अभ्या (-मिऽआ) √यम्, अभ्याय-
च्छन्ति ऐ. ५, ३; अभ्यायच्छसि
शां. ६, ३-९; अभि...आयच्छ-
स्व श. २, ४, १, ८; ९; का. १, ४,
२, ४^३; अभ्यायच्छत् शां. ६, ३; ९;
अभ्या-यस्य ऐ. ३, ३३; श. १, ७, ४;
३; ३, ३, ४, १०; जै. २०७.

अभ्या-यास्य- -म् ऐ. ५, ४, ५.

अभ्या(-मिऽआ) √रम्, अभ्यारभन्ते
ऐ. ६, ५; अभ्यारभेत श. १३, ४,
१, २; ३^३.

अभ्या-रभ्य ऐ. ५, १०; शां. ३०,
११^२.

अभ्या-रब्ध- -ब्ध: ऐ. ६, २३,
-ब्धम् तां. १०, ९, १.

अभ्यारब्ध-वत् (मत्तुप्) शां. २६,
११^१; १२^६; १३^३; -वन्ति शां.
२६, ११.

अभ्या-रभमाण- -णा: ऐ. ६, २०;
गो. २, ६, २.

अभ्या-रभम्- -रभ: श. १३, ४, १,
२; -रभम् तां. ८, ६, ६; १२, ११,
१९; जै. १९३; -रभाय श. १३,
४, १, ७; -रभेण तां. १३, १०,
२; १४, ४, २; ३; ५, २; ३; -रभै:
जै. १९३.

अभ्या(-मिऽआ) √रुह्, अभ्यारोहति
श. १२, २, ३, १०; तै. १, ८, ८, ५;
३, ९, ९, १; तां. २, १, ४, ३, ७; ९,
३; जै. ३८; अभ्यारोहन्ति श.

१२, २, ३, १०; तां. ४, ६, २; ३; ५,
७, ८; २३, ६, ५; अभि...आरो-
हन्ति तां. १५, ७, ६; अभ्यारोहय-

ति जै. ११५. अभ्यारोहेत् श. १,
३, १, १७; का. २, २, ४, १४; अभ्या

रोहत् तै. १, ५, १, ३.

अभ्यारोहयाणि श. २, ४, ३, ७;
१४, २, २, ५०-५२; का. १, ३, २,
७; अभ्यारोहयेत् तां. ५, ७, ८;
अभ्यारोहते जै. ११५.

अभ्या-रुह्य श. ४, २, ५, १०; तां.
१५, ७, ६.

अभ्या-रूढ- -ढम् शांआ. १०, ८;
तै. १, ५, १, ३.

अभ्या-रोढम् श. ३, ३, ४, ९.

अभ्या-रोह- -ह: श. १२, २, ३,
१०; १४, ४, १, ३०; -हात् श. ३,
३, ४, ९.

अभ्या-रोहत्- -न् जै. ३, ५,
९, ४.

अभ्या (-मिऽआ) √वृत्, अभ्या-
वर्तते शां. ३, ८; श. ४, ६, ९, १६;
अभि...आवर्तन्ते जै. ३, ६, ५,

५; अभ्यावर्तस्व श. ७, ३, १, २३;

अभ्यावर्तस्वम् शांआ. १२, ४;
अभ्यावर्तत शा. ४, ६, ९, १६; जै.

१४; २६; अभ्यावर्तन्त जै. ४१;
अभि...आवर्तन्त जै. ४१; ५१.

अभ्यावर्तति शां. २०, २.
अभ्याववृत्स्व ऐ. १, २२; श. ७,
२, २, १०^३; तै. ३, १०, ५, १; तैआ.

६, १, २.
अभ्या-वर्तम् (णमुल्) श. ३, ८, ४,
१८; ४, २, ५, ८^३; ५, ५, २; ३; ७; १२,
३, १, २; १३, ५, ४, १०^१; २०^३; तै.

३, ८, ६, ५.

अभ्या-वर्तिन्- -वर्तिन् श. ६, ७,
३, ६; -र्तिषु जै. १८७; -र्तिनि
शां. २९, ८;

अभ्या-वृत्- -त्त: शां. १०, १; श.
१२, ६, १, ३०; -त्तम् श. ७, ५,
१, ७; -त्ता: श. ६, १, २, ३१;

अभ्य-वृत्य शां. १२, १; श. ३, २,
२, ८.

अभ्याश- १ अभ्यश गद्र.

अभ्यास, १ अभ्यस गद्र.

अभ्या(-मिऽआ) √श्रु, अभ्याश्रावयेत्
शां. १७, ७; अभ्याश्रावयेयु: ऐ.
१, ३.

अभ्या(-मिऽआ)-संग्य (√सञ्ज्) -
-ग्य: तां. २१, १३, ९; २२, ३, १;
६; ७, १; ३; १३, १; ३; १६, १; ३;
१८, १.

अभ्या(-मिऽआ)-सि(क्त-→)क्ता शां.
२७, ६.

अभ्या(-मिऽआ) √हन्, अभ्याहन्
जै. ८०.

अभ्या(मिऽआ)-हार(√ह)- -म् श.
१३, ८, ३, १०^१.

अभ्या-हृत्य श. ३, ३, ३, ७.

अभ्या(-मिऽआ) √ह्वि, अभ्याह्वयेत् ऐ.
२, ३८; अभ्याह्वयुः श. १, ५,
२, २०.

अभ्या-ह्वय- -न् तां. ८, ८, २२.
अभ्युक्ष्(मिऽआ), अभ्युक्षति श. २,
५; अभ्यावर्तस्व श. ७, ३, १, २३;

१, १, ३; ३, ५, १, ३, ५^३; ३६; ५, १, ४, ५^३; ६; १४, ९, ४, १८; २२; अभ्युक्षति श. २, १, १, ३; अभ्युक्षेत् श. ३, १, २, १९; का. २, २, ४, ७; जै. १२७; ष. ५, १०.
 अभ्युक्षित- -स्य गो. १, २, १८.
 अभ्युक्ष्य ष. ५, २; जै. १२६.
 अभ्युच्छ्रित् (-भिऽउत्/त्रि) - -तः श. १०, २, २, ६.
 अभ्युक्त्वा (-भिऽउत्/क्त्वा), अभ्युक्त्वा मति ऐ. ८, ९; अभ्युक्त्वा मति शां. ५, ७; १६, ५; जै. १९२; अभ्युक्त्वा मिष्यते जै. १५७; अभ्युक्त्वा मिष्यामः श. ६, ३, ३, १३.
 अभ्युक्त्वा मयति श. ६, ३, ३, १३.
 अभ्युदकमयन् श. ६, ३, ३, १३.
 अभ्युक्त्वा (-भिऽउत्/क्त्वा), अभ्युक्त्वा शान्ति ऐ. ८, १७; अभि... उक्त्वा शान्ति ऐ. ८, १२; अभ्युक्त्वा शान्ति ऐ. ८, १२; १७; अभि... उक्त्वा शान्ति ऐ. ८, १७; अभ्युदकशान्ति ऐ. ८, १२.
 अभ्युक्त्वा - -स्य ऐ. २, १२; १७.
 अभ्युत्त (-भिऽउत्/त्त), अभ्युत्तरन्ति श. १३, ८, ४, ३; अभि... उत्तरमे श. १३, ८, ४, ३.
 अभ्युत्था (-भिऽउत्/त्था), अभ्युत्थन्ति श. ४, ६, ४, ३; ९, ११; तां. ४, ८, १३; १५, ९, ५; १२, ४; अभ्युत्तस्यौ श. १, ६, ३, ३७; ४, ६, ४, २; अभ्युदतिष्ठत् श. ४, ६, ४, ३.
 अभ्युदतिष्ठत् श. ११, १, ६, ५; अभ्युदस्थाम तां. १५, १२, ३.
 अभ्युत्थान - -स्य ऐ. १, ५, १.
 अभ्युत्थित - -तः सा. २, ४, ६.
 अभ्यु (-भिऽउत्)त्/पत्, अभ्युत्पातयति श. १, ८, ३, १४.
 अभ्यु (-भिऽउत्)त्/षु, अभ्युत्षुष्वन्ति तां. ५, १०, ६.

अभ्युत्सिच्य (-भिऽउत्/सिच्) श. ३, ४, २, १५^३; १४, ३, १, २४.
 अभ्युदन् (-भिऽउत्/अन्), अभ्युदन्ति श. ४, १, २, २७.
 अभ्युद (-भिऽउत्/अन्)व/सो, अभ्युदवस्थति ऐ. ४, २६.
 अभ्युद्वि (-भिऽउत्/द्वि), अभ्युद्विति श. ११, १, ४, १; अभ्युद्वियात् श. ३, २, २, २७; अभ्युद्वियात् श. ३, २, २, २७; ११, १, ४, १; २; १२, ४, ४, ७; १३, ८, ३, २.
 अभ्युद्वित, ता - -तः सा. १, ८, ६; -तस्य ज्ञ. ११, १, ३, ७; -तायाः शां. ४, २.
 अभ्युद्वेष्य (-भिऽउत्/वस्) शां. २०, ४.
 अभ्युद्वह (-भिऽउत्/द्वह), अभ्युद्वहति तै. ३, ८, ४, ३; अभ्युद्विहत् ऐ. ३, १३; अभ्युद्विहीः ऐ. ३, १३.
 अभ्युदे (-भिऽउत्/आ/इ), अभ्युदैति शां. ८, ९.
 अभ्युदे (-भिऽउत्)द्/गा, अभ्युदगात् श. १२, ४, ४, ७.
 अभ्युद्व (-भिऽउत्)द्/प्रह, अभ्युद्वहति श. ६, ६, १, १२; अभ्युद्वहत् श. ६, ६, १, १२.
 अभ्युद्वह (ष्ट)ष्टा - -याः शा. ४, ३, अभ्युद्वहति तै. २, १, ६, ४; अभ्युद्वहति तै. ३, ३, ४, २; अभ्युद्वहन्ति तै. २, १, ६, ४.
 अभ्युद्वह (-भिऽउत्/द्वह), अभ्युद्वहरेयुः श. १२, ४, ३, ४.
 अभ्युद्य, अभि/वद् द्र.
 अभ्युन्द (-भि/उन्द), अभ्युन्दति ऐ. १, ७; श. ३, १, २, ६; अभ्युन्दति श. ३, १, २, ८.
 अभ्युन्नी (-भिऽउत्/नी), अभ्युन्नयन्ते जै. १४२; अभ्युन्नयन्ति श. ४, २, १, ३१; अभि अभि...

उन्नयन्ति तां. १८, ५, १४; अभ्युन्नय शां. ८, ९; अभ्युन्नयध्वम् श. ४, २, १, २, अभ्युन्नयेत् तां. ९, ९, ३; अभ्युन्नयेत् शां. ८, ९.
 अभ्युन्नय श. ४, ५, १०, ७.
 अभ्यु (-भिऽउत्) प/क्त्वा, अभ्युपक्रामति श. ५, ४, ३, ११.
 अभ्यु (-भिऽउत्) प/धा, अभ्युपधत्ते का. २, १, ४, ३, ५. अभ्युपधत्ति श. १, २, १, ६^३; अभ्युपधत्ति श. ७, ५, २, २९; अभ्युपधत्तामहै श. ७, ५, २, २९.
 अभ्यु (-भिऽउत्) प/नि/वृत्, अभ्युपनिवर्तन्ते शां. ११, ५.
 अभ्यु (-भिऽउत्) प/स्था, अभ्युपतिष्ठते गो. २, ४, १२.
 अभ्यु (-भिऽउत्) प/आ/क, अभ्युपाकुर्यात् शां. १७, ७.
 अभ्युपाकृत - -तस्य तां. ९, ९, १२.
 अभ्यु (-भिऽउत्) प/आ/गा, अभ्युपागात् जै. १४७; १९३.
 अभ्यु (-भिऽउत्) पाव/ह, अभ्युपावहरति श. ३, ९, ३, २; ५, ४, ३, २७^३; अभ्युपावहरामि श. ५, ४, ३, २७.
 अभ्यु (-भिऽउत्) प/आ/वृत्, अभ्युपावर्तन्ते ऐ. ४, १; अभ्युपावर्तन्ति श. २, २, १, १३; अभ्युपावर्तन्ति श. ९, १, २, १^३; अभ्युपावर्तये जै. १३६; अभ्युपावृत्त् श. २, २, १, १४; अभ्युपावृत्त् श. २, २, १, १३.
 अभ्युपावर्तमान, ना - -नस्य ऐ. १, १२; -ना जै. १३६.
 अभ्युपावृत्, ता - -तानि श. ४, २, ५, ७; -ताः श. २, ६, १, ११; ४, २, ५, ८.
 अभ्युपे (-भिऽउत्/इ), अभ्युपैति ऐ. ७, २३; २४; श. ४, ३, ४, १४;

† 'अभ्युदतिष्ठत्' मुक्त्वा चिन्त्यः । ‡ 'अभी'ति पृथगेव वा पदं स्यात् । § इह 'अभेः' गतिर्वत् द्र. तु. 'अभ्यस्तम्/इ' इत्यस्योपरि टि. द्र. ।

अभ्युपेयात् शां. ८, ९; ९, ४; अभ्यु-
पेयुः ङ. ६, ६, ३, २.
अभ्युपैतोः ऐ. ७, २९.
अभ्युष्टमिश्र-श्रेऽइव ११, २, ७,
२३.
अभ्युह् (मि०/ऊह्) अभ्युहति श.
१, २, १, १३^३; का. २, १, ४, ११.
अभ्युह-हः तै. २, ७, १८, ४.
अभ्युडि-ड्यै तै. ३, ३, ७, ५.
अभ्युहम् (णमुल्) जै. १२५.
अभ्युष् (मि०/ऊष्), अभ्यानर्षत्
तैआ. २, ९, १.
अभ्ये (मि०आ/इ), अभ्यैति ऐ. ६,
३४; श. २, ३, ४, २५; २८; ३४; ३,
२, १, २२; ४, ३, ४, १४; १७; १९; ५,
२, १, १; ६, ४, ४, १६; अभ्यायन्ति
ऐ. ४, १३; श. ३, ३, २, ५; १३,
८, ४, ६; ७; तां. १९, ९, ६;
अभ्येयाय श. २, ३, ३, १; ३, २, १,
२२; अभ्येयुः जैड. ४, ६, १, ३;
अभ्येहि श. ३, २, १, २२; अभ्येत
मं. २, ६, १२.
अभ्योष्य (मि०आ/उष्) जै. १३१.
अभिसि (मि०/डि) - र्वै श. ६, ५,
४, १४.
अभिस्र, चा- चा श. ६, ६, ४, ८,
-चात् ष. १, ५; -चाम् श. ८, ७,
२, १६; -ञे तै. २, ८, ८, ११.
अभूति- -तिः ऐआ. २, १, ८^३; -र्यै श.
१४, ४, २, २२; तै. ३, ४, १४, १.
अभूतोद्य (त०/वद्) ? - म् गो. २,
६, १५.
अभुभाभिभमेभम इति जै. १११.
अभ्रवङ्गिरो (नस्डवि-)/विड् (विड्)-
-वित् गो. १, ५, ११; -विदः गो.
१, ३, १^३.

अभोजन- -म् ष. ५, ४.
अभोजनीय- -म् गो. १, ३, १९.
अभोज्य- -म् तैआ. १०, २३, १.
अभोज्य-भोजन- -ने सा. १, ५,
१३.
अभ्र- -अम् शां. १८, ४; श. ५, ३,
५, १७; ७, ५, २, ४८; ९, ३, ३, १५;
१०, ५, ४, १७; तैआ. १, ८, १;
जैड. ३, ७, २, ४; जै. १४३; गो.
१, १, ३३^३; ३५; -अम्सइव तै. २,
२, ९, २; -अस्य श. ११, १, ४, १;
-आ तै. २, ४, ५, ४; -आणि श. १,
४, ३, १८; १४, ९, १, १३; तैआ. १,
८, २; जैड. १, १०, २, ६^३; १२, २,
१; -आत् श. ५, ३, ५, १७; -अ
शांआ. ८, ७; ११, ३; श. ७, ५, २,
४८; -अण गो. १, १, ३५.
अभ्रङ्ग (वगम्) - -म् जैड. १, ९, ३, २.
अभ्र-वर्ण- -र्णेषु तैआ. १, ५, २.
अभ्रावृष्य, व्या- -व्यः ऐ. ४, २; सा.
१, ८, ४; ३, ५, १; -व्यम् ऐ. ४, २;
श. ५, ३, ३, १२; ४, २, ३; आ.
२, ६, ६; जैड. १, ९, ३, ५; १४, ४,
६; ३, ६, ९, ८; जैआ. १, ३९९^१;
-व्या ऐ. ५, २५^३; शां. २७, ५.
अभ्रि- -अयः श. २, ३, २, १५; -अः
ऐआ. १, ३, १; श. ३, ५, ४, ४; ५; ६,
१, ४; ५; ७, १, १, २; ६, ३, १, ३०^३;
३९^३; ४१; २, १; ३, २४; ४, १, ५; ५,
४, ३; १४, १, २, ३; तैआ. ४, २,
१; ५, २, ४; ५^३; जै. १४४; -अम्
श. ३, ५, ४, ४; ६, १, ४; ७, १, १;
६, ३, १, ४१; १४, ३, १, २१; तैआ.
५, २, ५; -अभिः श. ७, ५,
२, ५२; -अिया ऐआ. १, ३, १;
-अैः श. ६, ३, १, ३५; -अया श.

६, ३, ३, २४; ४, १, ५^३; २, २; १४,
१, २, ३; ९.
अभ्रूण-हन् (वृहन्) - हा श. १४,
७, १, २२.
अभ्रेष- -म् गो. १, ३, ३^१.
१अभ्रवां- -भ्वात् तै. २, ८, ४, ८.
२अभ्रवां- -भ्वम् श. ३, २, १, २६;
२७; ११, २, ३, ४; -भ्वे श. ११,
२, ३, ४^३.
१अम् § जै. २०४.
√अम्, अममत् तैआ. ४, ३५, ११।
अम- -मः ऐ. ३, २३^३; ८, २७^३; श.
१४, ४, १, २४; ९, ४, १९^३; तै. ३,
७, १, ९; जैड. १, १७, १, ४; १, ५;
२, ६^३; १८, १, २^३; २, ४^३; मं. २, १,
१४^३ || गो. २, ३, २०.
अमत् (वमन्) - -त्तः ऐआ. ३, २, ४;
शांआ. ८, ७; श. १४, ६, ७, ३१;
-तम् श. १४, ६, ८, ११; जैड.
४, १०, २, ३.
१अमति- -तिः ऐ. २, २; श. ९,
२, ३, ८; तैआ. ४, २२, १; -तिम्
ऐ. २, २; श. ९, २, ३, ८; तै. २,
६, ४, २, ८, २; ३, ६, २^३; ३, ६, १, २;
७, ६, ७.
२अमति (वअम्+अति) - -तिः श.
३, ३, २, १२.
अमृषु- -षुनः श. ६, २, २, ३९.
अमधव्य- -व्यः ऐ. २, २०.
अमध्यन्दिन-साचिन्- -चि ऐ. ६,
३०; गो. २, ६, ९, ४.
१अमन्स्- -नः श. १४, ६, ८, ८.
२अमन्स्- -नः श. १४, ६, १०, १४.
अमनुष्य- -व्यः ऐ. ७, १.
अमन्त्र-वत्- -वन्तम् गो. १, २,
१६^३.

† 'आवृष्यम्' आ. पाठः । ‡ आ-√भू, सा. ऋ; नञ्/भू, द. P.W. प्रभृतयः । § शब्दालुक्कतिरिव प्रतीयते
¶ 'न । आममत्' 'आगमत्' इत्यर्थेयन् भा. पदच्छेदमाहः । ¶ 'साम' इत्यत्र 'सा' इति पूर्वाक्षरविभक्त्या स्वल्पदम्
'अम' इत्युत्तराक्षरस्वरूपं च पदं द्र. || द्वितीयस्य 'अमः' इत्यस्य स्थाने 'अमा' इति मुपा. चिन्त्यः । ॥ नञ् पूर्वात्
√मनेरिति प्राचः । √अमेरित्यर्वाचः । विमर्शः पारि. द्र. / 'अमा-मति-' इति सा. उ. मं. ३, ६४, ९,
√अमेरेवाह । × तस. वस.योर्मेदाद् द्वैविध्यम् । ॥ 'अ-माध्यन्दिन-साचि' इति मुपा. ।

अ-मर- -रः श. १४, ७, २, ३०;
३१; -रम् श. १४, ६, ८, ८.
अ-मर्त्य- -०र्त्य श. ७, ३, १, ३२;
-र्त्यः ऐ. १, ३०; २, १८; ऐआ.
२, १, ८; शां. ९, ५; श. १४, १,
४, ८; तै. २, ४, १, ६; ६, १८, १;
२; ३, ६, १, ३; ११, १, २१;
तैआ. ४, ७, २; -त्यम् श. २, २,
३, २१; तै. २, ६, ७, २, १७, ३; ७,
१२, ६; तां. १२, १२, ४; जै. ५७३;
-त्यस्य श. १०, २, २, ३; -त्यां
तै. २, ६, १८, ३; -त्यान् ऐ. ६, १२.
अमल-काण्ड- -ण्डेन जैउ. १, २, २,
४, ६.
अ-महीयमान- -नः तां. ७, ५, १.
अमा श. १, ६, ४, ३, ५; ३, ५, १, २५;
का. १, ४, १, २६; -माऽइव ऐ.
६, १२.
अमा-त्य- -त्वा श. ३, ५, ४, १०.
अमावास्य- -स्यात् वं. २.
अमा-वा(स्य→)स्यां- -स्या ऐ.
७, ११; शां. ३, ६; ७, ८; १२; श.
१, ६, ३, ३५; ६, ४, ५; २, ४, ४, २०;
६, २, २, ३०; ११, १, १, १; ७;
५, १; ४; १३, ८, १, ३; का. १,
३, ४, ९; १२; तै. ३, १, ५, १५;
७, ५, १३; ११, १, १९; तैआ. २,
१४, १; ष. ३, १; ४, ६; ७; जै.
१६४; गो. २, १, १०; १२; -स्याः
श. ६, ४, २, १०; ११, १, २,
१०; ११; तै. १, ५, १२, २; जै.
१६४, -स्याम् ऐ. ७, ८; श.
११, १, ३, ७; ७, ४; १४, ४, ३, २२;
तै. १, ३, १०, १; जैउ. १, ११,
१, ६; जै. ११६; गो. १, १, ३९;
-स्यायाः का. १, ३, ४; ६, ८; १०;
ष. ४, ६; गो. २, १, १०; -स्यायाम्
ऐ. ७, ११; ८, २८; शां. १, ३;
३, ५; ६; ४, १; ४; ८; ९; १९, ३;
शांआ. ४, ३; ९, ८; श. १, ८,

३, ३; २, ४, ४, ९; १३; १७; ६, २, १,
२६; २७; २८; २९; २, १६; ११, १,
१, २; ६; ७; ३, ६; २, ४, ९; १३,
८, १, ३; का. १, ३, ४, १२; तै. १,
८, १०, २; तैआ. ३, १४, १; १८, १;
तां. १८, ११, ८; २५, १०, ८; ष.
४, ६; जै. १३२; १६४; सा. २,
६, १२; ३, ३, ७, ९; गो. २, १,
५, -स्याथ श. ६, २, २, २६; तै.
३, १, ५, १५; ७, ५, १३; -स्ये श.
२, ४, ४, ६; ११, १, २, १३; का.
१, ३, ४, ४.

अमा-वास्या-त्त- -म् ष. ४, ६.
अ-माँस- -म ष. २, १; सा. १, ८, १३.
अ-माँसाग्नि- (स√२ अग्) - -ग्नी
श. १४, १, १, २९; जै. २०३.
अ-मातृ- -ता श. १४, ७, १, २२.
अ-मानुष- -षऽह्य श. १, १, १, ६;
९, १, २९; ३, २३; -षम् ऐ. ७,
१६; श. १, २, २, १५; का. २,
२, १, १२; -षाणाम् ष. ५, १२;
-षे सा. २, ४, ५.

अ-मानुषी- -षीम् जैउ. ३, २, ४, ४.
अ-मायु- -यान् श. १३, ५, ४, १२.
अ-मित, ता- -तम् ऐआ. २, ३, ६;
शां. १०, १; २६, ३; श. ४, ४, ३,
७; -ताः श. १३, १, ३, २; -तेन
शां. १०, १; २६, ३.
अ-मितौ (तऽओ)जस्- -जसम्
शांआ. ३, ५; -जाः शांआ. ३, ३;
जै. २०४.

अ-मित्र- -त्रः श. ४, १, ४, ८; ११,
१, ६, १०; -त्रम् तै. २, ८, २, ८;
३, ९, १५, १; -त्रस्थ तै. २, ८, ३,
३; -त्राः श. १३, १, ६, ३; ३, ८,
६; तै. ३, ८, ९, ४; जै. १८५;
-त्रान् ऐ. ६, २२; ८, १०; शां. ८,
४; २९, ४; श. ६, ६, ३, १५; तै. २,
४, १, २; ३, ७, ६, २३; १०, १;
तैआ. २, ५, ३; ४, ५, ५; गो. २, ६,

४; १२; -त्राणाम् ऐ. ८, १०;
१७; -त्रेभ्यः श. ५, ४, ४, १५;
-त्रेषु जै. १८५.

अ-मित्र- -त्रः तै. २, ४, ६, ९.
अ-मित्र-तपन- -नः ऐ. ८, २३.
अ-मित्र-हन्- -हा श. ३, ५, ४, १५.
अ-मित्र-हृ(√हृ)- -हृः सं. १.
अ-मिथित- -तः तैआ. १, ३, १.
अ-मिथुब- -म् जै. १११.
अ-मिन्(√अम्)- -नः श. ४, ३, ३, १८.
अ-मिश्र- -म् श. ४, ३, ५, १.
अमी- अदस् ढ्र.

अमीव, वा(√अम्)- -वान् तै. २, ८,
६, ८; ३, ७, ९, १; तां. १, २, ५;
-वा श. ७, ३, १, २३; -वाः
श. ६, ४, ४, १६; २१; तै. २, ५, ८,
११; ८, २, ४, ४, ५; -वाम् श. ७,
३, १, २३; तै. २, ८, ४, ६.
अमीव-हन्- -हा ऐ. १, २, ५; श. २,
३, ४, ३, ५; ११, ४, ३, १९; का.
१, ४, १, २५.

अमु- अमुतः, अमुत्र, अमुथा, अमुया,
अमुहि, अमू, अदस् ढ्र.
अ-मुक्त(√मुच्)- -म् सं. २.
अ-मुच्- -वे श. १, २, ४, १६.
अ-मुख, खा- -खम् श. १४, ६, ८, ८;
जैउ. ३, ७, १, १; २; -खाः जैउ.
४, ८, १, ६.

अ-मु(गध→)ग्धा ङ. ३, ७, १, २२.
अ-मूर- -रः तै. ३, ६, २, १; -राः तै.
२, ४, ६, ८.

अ-मूर्त- -र्तम् श. १४, ५, ३, १; ४, ८;
-र्तस्य श. १४, ५, ३, ५; ९.

अ-मूल- -लः श. १, १, २, ४; ३, १,
३, १३; ८, २, १५; १, १२; ४, १, १,
२०; का. २, १, २, ६; १६; -लम्
श. १, १, २, ४; २, ३, १, १०; ३, १,
३, १३; ८, १, १२; २, १५; ४, १, १,
२०; ५, १, ३, ३; -का. १, ३, १,
५; -लाः का. १, ३, १, ५.

अ-मूक्त(√सूत्र)-कः ऐआ. ५, २,
२; -कम् तै. ३, ६, १०, २.

अ-मूष्मय(-तऽम-)-यम् तै. ३, ७,
४, १४.

अ-मूक्त,ता- -०त तै. २, ७, ५, २; -तः
ऐ. ७, ३४; ८, १४; १९; ऐआ. २, १,
८; ५, १; शा. २, ८; १३, ४; २२, २;
शांआ. ४, १४; ५, ८; श. १, ९, २,
२०; २, २, २, ८; १४; ६, ३, १,
१७; ७, २, २; ९, ३, ३, १४; ५,
१, १०; १०, १, ३, ७; ४, ३, ९;
५, १, ५; २, १३; १२, ५, २, १३;
१४, ६, ७, ७-३१; ७, १, १२;
२, ९; १९; २७; ३०; ३१; ८, १५,
१२; तै. २, ६, ४, ५; ६; ८, ८, ४;
३, १०, १, ३; ८, ४; ११, ५; तैआ.
३, १२, ७; १३, १; ७, ६, १; १०,
१४, १; जैड. ४, ४, १, २; ६,
३, ९; जै. १०८; ११२; सं. १,
५, १४; -तम् ऐ. २, १४; ८, ११;
२०; ऐआ. १, ३, ८; २, १, ८;
३, २; ५, ३, २; शां. ७, १०;
११, ४; १४, २; शांआ. ५, २;
१२, ७; श. १, २, १, २०; २१;
३, १, २८; ९, ३, ७; २, २, २, ८;
१०; १४; ३, २, ४; १४; ३, ३,
६; १४; ८, २, ४; ३, ८; २६; ४, २, ३,
१; ४, २; ३, ५, १२; ४, ३, १५; ५, २,
१०; ७, २; ६, १, ६; ५, १, ४, ६;
५, २८; २, १, २०; ३, ५, १५; ४,
१, १२; १, १४; ६, २, १, ९;
३, १, ४२; ७, १, २; ११; ७, ३,
१, ४६; ४, १, १; १५; २; १७;
८, ७, ४, ७; ९; १८; ९, १, १,
१; २; २, ३२; ३३; ३४; ३५-४०;
४३; ३, ३, १३; ४, ४, ५; ५, १, १,
७; ८; १०; १०, १, ३, २; ६, ७;
४, १; २; ३; ४; ५; ६; ७; ८;

१४; ५, ४; २, २, ३; ६, ४; ७; ८;
१६; १७; १८; १९; ४, १, ६; २,
२१; ५, १, ३; ५; २, ३; ४; ११, ५,
४, ५; ७, १, ३; १२, ५, २, ६; ७,
३, ४; ८, १, २२; ९, १, ७-९; १३, ४,
१, ७; ११; ८, १, ९; १४, ४, १, ३;
३१; ३२; ४, ३; ५, ३, १; ४; ८; ५,
१-१४; ६, ८, ८; ७, १, ३९; २, १९;
२०; ८, ३, १; का. १, २, २, ६; ७; ३, ३,
१; २, १, ४, १९; तै. १, २, १, ४; १९;
२०; ३, ५, २; ७, ७; ४, ८, ५, ६;
५, ५, ६; ७, ६; ३; ८, १; २, २, ५,
४; ४, ६, ८; ८, ५; ६; ५, १, ३; ६, २,
१; ३; ४, १; २; ४-६; ५, ४; १४,
४; १९, २; ८, ९, ४; ३, १, १, ९; २,
२; ६; ५, १, १; ७, ६, १२; ९, ९; १४,
४; ८, ४, ३; १०, १, २; ५, १; ८, ४;
५; ६; ७; ८; ९; १०; ११, १, २, १;
१२, ३, २; ६, १; ९, ३; तैआ. १,
२५, १; २६, ७; ३०, १; २, १८, १;
१९, १; ३, ११, ३; १२, २; १४, १;
५, ९, ५; ७, ६, २; ९, १०, ३; १०, १,
२-४, १५, १; २२, १; २७, १;
२८, १; ३३, १; ३४, १; ३६, १;
तां. ८, ६, ५; ७, ६; ९, ९, ४; २२,
३, ७; २५, १८, ४; जैड. १, १, ३,
७; ५, ७; ६, ३; ५; २, २, ५; ३, १; ८;
४, ४, १०; ११; ८, १, ३; ६; १०;
२, ४; ८; ३, ५, ७, ८; ७, १, १०;
३, १; ५, २; ४, ८, ३, ४-९; ५,
३; ९, १, १, १०, २, ४; जै. ४; ६२;
१४३; सं. ३, सं. १, १, १५; ५,
८; २, ३, १५; गो. १, १, २९; ३, ४;
२, १, ३; ३, ११; -तस्य तै. १,
३, ७, ५; -तस्य ऐआ. ५, ३, २;
शा. ३, ९, ४, १६; ६, ३, १, १७;
१४, ५, ३; ५, ९; तै. २, ४, १, ८;
६, ३; ५, ८, ४; ८, १, ५; ३, १, २,

५; ८; ११; ६, ९, १; १२, ३, ४; तैआ.
१, २६, ७; २, ६, १; ३, ११, ३; ४,
४२, २; ६, १०, २; १२, १; ७, ४, १;
९, १०, ६; जैड. ३, ५, ८, १०; ४,
३, १; सं. १, ३, ११, ५, ११, ६, ३४;
२, ८, १५; गो. १, २, ८; -ता ऐआ.
२, १, ८; शा. ४, २, ३, १; २, ४, २;
७, ३, १, ४६; १४, ५, ४, २; ३; ७,
३, ३; ४; तै. १, १, १, २६; तैआ.
१०, २१, १; सा. १, ४, १२; -ता:
ऐ. ७, ३४; ८; शांआ. ४, १४;
शा. २, १, ३, ४; ४, ९; २, २, १०; १४;
३, २, २, १९; ९, ४, १६; ४, ६, ९,
१२; ५, १, ५, २४; २, १, १४; ६,
१, २, ३५; ४, १; २, १, ९; ८, ७, ४,
१८; ९, ३, २, १४; ५, १, ७; १०, १,
३, ४; ५; ४, १; ४, ३, ६, ८; ९; ११,
१, २, १२, २, ३, ६; १४, ४, ३, २६;
५, ४, २, ७, २, १५; का. १, १, ३,
३; ४, ९; २, २, ७; ९; तै. १, ३, ७,
५; १, ६, ३; २, ६, ११, १०; ७, ७;
१; १२, ९, २; तैआ. ५, ९, १०; ६,
१, ४, ९, १; १०, १, ३; जै. १०८;
जैड. १, ३, १, ८; ४, १०, १, २, २,
५; गो. १, १, १३; -तात् शां. २५,
१३; ३०, ८; शा. २, ६, २, १२; ७,
४, १, १; १०, २, ६, १९; का. १, ६,
२, ७; तै. १, ६, १०, ५; ३, १०,
९, १५; तैआ. ७, ४, १; जैड. १,
८, १, ६; गो. १, ५, २४; -तात् तस्य
ऐ. १, २, ८; -तान् ऐ. ७, ३४; शा.
३, ३, २, १४; १४, ४, २, १४; तै.
३, १, १, १०; तैआ. ४, ४२, ५;
-तानाम् ऐ. ७, १६; का. १, २,
१, २०; २१; ३, ८, २, ४; ३; ८; का.
२, १, ४, १९; -तानि शा. ६, ३,
१, ४२; तै. २, ७, ८, १; तैआ. ४,
११, ८; ५, ९, १०; -तान्याम् श.

† एवमिदं स्वतन्त्रं पदमुक्तं वोकाराद्युत्तरं समासे पूर्वपदभूतमिति भवति सन्देहः । तत्रत्यस्य स्वसुब्रह्म-
स्योभयथाऽयलक्षणत्वाद् भाष्यस्य चायुभयवर्णकत्वाद् दुःशक्यो निर्णयः । इह तावत् प्रथमः कल्पः प्रादर्शितः ।
‡ मुपा. स्वरो भ्रष्टः ।

१०, १, ३, ६; ७; -ताम् छा. ३, ३, ३, १४; ४, ५, २, १०; १०, १, ३, ६; ७; १२, ७, ३, ५; तै. २, ६, १, १; -ताय शा. ७, ३, १, ४६; गो. १, १, ३९; -तासः तै. २, ६, १, ६, २; -ते शांआ. ४, ५; शा. ३, ८; २, २७; ३, २६; ५, २, १, २०, ४, १, १२; १०, १, ४, २; ३; ४; ५; ६; ७; ५, १, ५; २, ३; १८; १२, ८, १, २, २; तै. १, २, १, २, ४; २, ५; ३, ७, ८; २, ५, १, ३; ३, ७, ५, ३; १०, ८, ४; ५; ६; ७; ८; ९; १०; तैआ. ५, ९, ६; जैउ. १, १, ६, १; ४, २, ५; ८, १, ६; तां. ९, ९, ४; -तेन शां. ११, ४; १४, २; शा. १, ९, ३, ७; ३, ३, ६; ४, ३, १५; ५, ४, १, १४; ९, ३, ३, १३; १०, १, ४, ३-७; ११, ५, ४, ५; १२, ७, ३, ५; तै. १, ७, ६, ३; २, ६, १, १; तैआ. १, २, ७, ३; ३, १, १, ३; ४; जैउ. १, ८, ३, १; गो. २, ३, १, १; -तेभ्यः तै. २, ५, ३, ३; ३, ७, ५, ८; -तेषु ऐ. २, १, २; शां. २८, २; तै. २, ५, ४, ५; ३, ६, ७, १; ६, १, २, १; जैउ. ४, ८, ३, ३; १०.

अ-मृत-कृमि- -ममः शांआ. ११, १.
अ-मृत-कोश- -शम् तैआ. २, १९, १.
अ-मृत-चित्ति- -तिः शा. १०, १, ४, २-७.

अ-मृत-त्व- -त्वम् ऐ. १, २८; २, १४; ३, १२; ७, १३; ८, २०; शां. ६, १५; १२, १; १३, १; ५, ९; १४, १; ३; ४; १५, १; २०, १; २५, ९; १३; २६, ३; २८, ७; ३०; ८; शांआं. २, १; १७; १८; ५, २; शा. २, ४, २, १; ३, ६, १, २८; २९; ४, ३, ४, २०; २८-३१; ७; ४, २, २१; ९, ४, २, १४; ५, १, १०; १०, ४, ३-६;

१०; तै. २, २, ५, ४; तैआ. ३, १०, १; ४; १०, १०, २; ३; तां. १, ८, २; ३; ६; ८; १०; ११; १३-१६; १०, १२, ३; २२, १२, १; २; २३, १२, २; ३; २४, १९, २; सा. १, ४, १२; १३; जै. १३; जैउ. १, ६, ३, ८; ३, ७, ३, १; गो. २, १, २६; २, १८; ३, ७; -त्वस्य शांआ. ४, १०; शा. २, १, ३, ४; ४, ९; २, २, १४; १४, ५, ४, २; ७, ३, ३; का. १, १, ३, ३; ४, ९; २, २, ९; तैआ. ३, १, २, १; -स्वाय शां. ७, १०; १०, ४; १३, ५; १४, ४; १५, १; २५, १३; ३०, ८; तैआ. १०, ३, १; ३४, १; ३६, १; -त्वेन शां. २७, ३; शा. ५, १, ५, २६; १२, १, ४, ३; २, ४, १६; ३, ३, ४.

अ-मृत-पक्ष- -क्षः शा. ९, ४, ४, ५; -श्रौ शा. १२, ९, ३, १०.

अ-मृत-मय- -यः ऐ. १, २२; २, ४०; ऐआ. २, २, ४; शां. २, ८; शा. १४, ५, ५, १; २; ३; ४; ५; ६; ७; ८; ९; १०; ११; १२; १३; १४.

अ-मृत-योनि- -नेः शा. १२, ९, ३, ११; १२; -नौ शा. १२, ९, ३, ११; १२; तैआ. १०, २४, १; २५, १.

अ-मृत-लोक- -कः ऐ. ३, ४६; -के ऐ. ३, ४६.

अ-मृत-वत्- -वतः तै. ३, १०, ८, २.

अ-मृत-वाका शा. १०, ५, २, १०.

अ-मृत-शरीर- -रम् ष. ४, १.

अ-मृता-(-तऽअ-)-पि-धान्(√धा)- -नम् तैआ. १०, ३५, १.

अ-मृता-(-तऽअ)-भि-षिक्त(√सिञ्)- -क्तः शा. ९, ४, ४, ८.

अ-मृता-(-तऽअ-)-हुति- -तिः ऐ. २, १८.

अ-मृते-(-तऽइ-)-न्द्रा- -म् शा. २, ६, १७, ३.

अ-मृते-(-तऽइ-)-ष्टका- -काः शा. ६, १, ४, ३८; ९, १, २, ४३.

? अ-मृतोक्षित(तऽउ-)- -तः तैआ. ७, १०, १; अक्षित-अमृत-द्र.

अमृतो-(-तऽउ-)-प-स्तरण- -म् तैआ. १०, ३२, १; गो. १, १, ३९.

अ-मृत्यु- -त्येव शांआ. ३, २; -त्युः शा. १३, ३, ५, ३; तै. ३, ९, १५, २; तैआ. १, १३, १; २.

अ-मृध- -म् शा. ११, १, ६, ३१; -०ध्राः तै. २, ८, २, २.

अ-मृम-(-दऽम-)-य-पाथिन्(√पा)- -थी शा. १४, १, १, ३०.

अ-मृषा(√मृष्) शा. १४, ६, ९, ३०; का. १, २, २, १६.

अ-मृष्यमाण- -णः शा. १२, ५, १, १-३; १२, ५, २, २.

अ-मेघा- -धया जै. १०५.

अ-मेध्य,ध्या- -ध्यः शा. १, १, १, १; ३, १, २; ३, १, २, १०; ३, १, ८; १३, १, १, १; का. २, १, १, १; ३, ७; जै. ९; -ध्यम् ऐ. ७, ५; शा. १, १, ४, ४; ३, १, १३; ३, १, २, २; ११; ५, २, १, ८; १२, ४, २, २-४; ५; का. १, १, १, २; २, १, ३, ९; २, ४, १०; तै. १, ३, १; २, १, १; ३, ५, ३; ३, २, ९, ८; ९; १३; ३, ४, २; ८, २, ३; तैआ. १०, १, १३; जै. १४६; -ध्यस्य गो. २, २, १७; -ध्या शा. ३, १, २, १९; तै. ३, २, ९, २; ७, ३, ५; -ध्याः ऐ. २, ८; शा. ७, ४, २, ३७; १२, ४, १, ४; जै. २०; -ध्याम् तै. ३, ७, ३, ५; -ध्याः शा. १२, ४, ४, ५.

† 'अमृतमिन्द्रम्' इत्यस्य स्थानेऽक्षराधिक्यनिवृत्त्या अयं पाठः स्थापितः प्रतीयते । एवमपि स्वरः चिन्त्यः । समासस्वरस्य प्राप्तिर्देवस्यैत्यानुपपत्तेश्चेति दिक् । ‡ इहैकं समस्तपदमुत वा पूर्वरूपैकादेशवशात् प्रथमपदद्वयं प्रच्छन्नमिति सन्दिह्यते । उभयथाऽपि सुकल्पत्वादर्थस्य च संगतत्वाद् निगमनहेतोश्चाऽदर्शनात् । द्वितीयकल्पे चात्रत्यं स्वरप्रदर्शनमेव साधीयो यथालक्षणत्वादित्यधिकम् ।

अ-मेध्य-घ्राण- -णे सा. १, ५, १२.
 अ-मेध्य-दर्शन- -ने सा. १, ५, १२.
 अ-मेध्य-प्राशन- -ने सा. १, ५, १३.
 अ-मेनिर्ण- -नि श. १४, २, २, ३०;
 -निम् तै. २, ४, २, १.
 अ-मेह- -हेन तां. ५, १०, २.
 अ-मोघ- -घाय शां. १०, ६; श. १,
 ७, ३, १३; २, ३, २, ७; ३, ८, ३, १४.
 अ-मौन- -म् श. १४, ६, ४, १.
 अम्बा- -म्ब श. ३, ९, ४, २१; ६, ४,
 ४, ५; ७, २, २, २७; तै. १, ६, १०,
 ४; -म्बा श. ३, ९, ४, २१; -म्बा:
 शांआ. ३, ३; -म्बायै तै. ३, १,
 ४, १; -म्बे श. १३, २, ८, ३;
 तै. ३, ९, ६, ३.
 अम्बया- -म्बया: शांआ. ३, ३.
 अम्बाली- -लि तै. ३, ९, ६, ३.
 अम्बालिका- -के श. १३, २, ८, ३.
 अम्बायवी- -वी: शांआ. ३, ३.
 अम्बाष्य- -ष्य: ऐ. ८, २१; -ष्यम्
 ऐ. ८, २१.
 अम्बि- -म्बय: ऐ. २, २०; शां. १२, २.
 अम्बि-तमा- -मे ऐ. ५, ४.
 अम्बिका- -क्या श. २, ६, २, ९;
 का. १, ६, २, ५. तै. १, ६, १०, ४;
 -का श. २, ६, २, ९; १३; का. १,
 ६, २, ५; ७; तै. १, ६, १०, ४; -के
 श. १३, २, ८, ३; तै. ३, ९, ६, ३.
 अम्बिका-पति- -तये तैआ. १०,
 १८, १.
 अम्भण- -म् ऐआ. ३, २, ५; शांआ.
 ८, ९.
 अम्भस्- -म्भ: ऐआ. २, ४, १; तै.
 २, ८, ९, ४; ३, ८, ३; जै. २१२;
 -म्भसा तैआ. २, २, १; -म्भसि
 तैआ. १०, १, १; -म्भसि तै. २,

३, ८, ३; ३, ८, १८, १.
 अम्भिणी- -णी श. १४, ९, ४, ३३;
 -ण्या श. १४, ९, ४, ३३.
 अम्मृण- -णौ श. ४, ५, ६, ३.
 √अय् (←√इ), भयति जै. १५५.
 १अय (√अय्←√इ)- -य: जै.
 २०३; -या: तै. १, ७, १०, ५;
 -यान् श. ५, ४, ४, ६; -यानाम्
 श. १३, ३, २, १; तै. ३, ९, ९, १.
 २अय् (√इ+अच्)- -यासः श. ३,
 ७, १, १५; तैआ. ४, ५, ५.
 अ-यक्ष्म, क्ष्मा- -क्ष्मा: श. १, ७, १, ७;
 ३, २, २, १९; तै. ३, २, १, ५;
 ७, ४, १५; -क्ष्माय श. ६, ४, ३, २;
 ५, १, ५.
 अ-यक्ष्म-त्व- -त्वाय श. ६, ३, ४, २.
 अ-यजमान (√यज्)- -न: ऐ. ७, १८;
 -नम् श. ७, २, १, ९; -मा: का.
 २, २, ३, २१.
 अ-यजुर्वित् (-जुस्/विद्)- -त् गो.
 १, ५, ११.
 अ-यजुष्क- -कम् तै. ३, २, ८, ८;
 -ष्केण श. १३, १, २, १; तै. ३,
 ८, ३, २.
 अ-यजुष्क (त→)ता- -तायै श. ६,
 ५, ३, ६, ७.
 अ-यज्ञ- -ज्ञ: श. ११, १, २, ९; तै. २,
 १, ५, ६; २, २, ६; ३, ३, १; गो. २,
 २, ११; -ज्ञा: श. १४, ७, १, २२.
 अ-यज्ञ-वाह- -हानि जै. १०२.
 अ-यज्ञ-वैशस- -साय तै. ३, ९,
 १, ४.
 १ अ-यज्ञिय, या- -य: तां. ६, १,
 ११; -यम् श. ३, २, २, २०; २१;
 ७, ३, १, ३०; का. १, १, २, ६; -या:
 शां. २७, ४; श. ७, ५, २, ३७;

-यान् श. ५, ३, २, २.
 २अ-यज्ञिय- -या: श. ४, ५, २, १०.
 अ-यज्वन्- -ज्वान: तै. १, ६, ९, ६;
 -ज्वान: तैआ. १, २७, ५.
 अ-यत्, ता (√यम्)- -त: श. १३, ३,
 ३, ५; -तम् श. १४, १, १, २५;
 -ताऽइव श. ३, २, ४, १८; का.
 १, १, १, ६.
 अ-यथा-देवत- -म् तै. १, १, ४, ८;
 ३, ३, १०, १.
 अ-यथा-पूर्व- -म् तै. १, १, ६, ९; ८,
 ७, १; तैआ. ५, ८, ११; तां. १८,
 ८, ४.
 अ-यथायथ- -म् श. ६, ८, २, ८;
 ७, २, १, १८; ५, २, २८; ८, ६, ३,
 १३.
 अयन (√अय्←√इ)ण- -नम् ऐ. ४,
 १७; २४; ऐआ. २, ३, १; शां.
 १८, १०; २७, १; श. २, १, ५,
 २१; ५, ३, १०; ४, ६, ८, २; ७; १२;
 ७, ४, २, ५०; ११, १, ७, ३; का. १,
 २, १, १२; ५, २, ९; तैआ. ३,
 १५, १; तां. १०, १, १०; १३, ४,
 १०; २५, १०, ९; ११, १; ४; १६, १;
 जै. १३१; १३२; ४, ४, २; सा. १, ४,
 ६; -नानि शां. ६, १५; श. ४, ६,
 ३, ३; -नाय श. २, ४, २, ६; का.
 १, ३, ३, ६; तैआ. ३, १२, ७; १३,
 १; -ने श. ७, ५, २, ५०; ४, ४,
 २; सा. ३, ८, ३; -नेन ऐ. ४,
 १७; शां. १८, १०; तां. २५, ८,
 ५; -नै: शां. ६, १५.
 अ-यव- -वा: श. ८, ४, २, ११; ३,
 १८; -वानाम् श. ८, ४, २, ११.
 अ-यवन्- -वा श. १, ७, २, २५; २६.
 अ-यवस्- -वोभि: श. ७, ३, ३, ८.

† स्वर्मुपा. (-मे-) इति चिन्त्यः । ‡ 'अम्भ-' इत्यस्य ष. इति प्रतिपन्नः सा० भ्रान्त एव द्र. । तु० म्भा० ।

§ 'तस्माद् दयः' ? इति मुपाठे. 'तस्माद् (ज→) व् अयः' इति स्यात् C. ¶ जसेरसुकि रूपम् । १ 'अयस्' असुन् प्रत्ययान्तस्य 'उपासः' इत्यादिवत् छान्दसदीर्घत्वनिबन्धनं रूपं वा स्यात्; PW. G.W. प्रभृतवस्तु 'अयस् (√यस्)' इति प्राति. आहुः । विमर्शस्तु पारि०द्र. । ¶ अङ्गिरसाम्, आदित्यानामिति षष्मन्तेन संनिभ्येयवत्त्वमपि भवति । तत् 'अङ्गिरसामयन-, आदित्यानामयन-' पदयोः द्र.

अ-यशस्-शाः श. १४, ९, ४, ७.
अ-यशस्(√यज् + तुमुन्) का. २, २,
३, २१.

१ अ-यस्(√या + इमुन्)- -या(? :).
२ अयस्(√इ + अमुच्)- -या(? :);
-यासः §

३ अयस्-यः श. ५, १, २, १४; ४,
१, २; ६, १, १, १३; ३, ५; १३, २,
२, १९; तै. १, ८, ५, ३; -यसः श.
६, १, ३, ५; १२, ७, २, १०.

अयःकूटहस्तः -स्तः जै. १, ५, १.

अयःशफ-फान् तैआ. ६, ५, २.

अयःशया-या श. ३, ४, ४, २३.

अय(-सुप्ता)-स्ताप्-म् तै. ३, ४,
१०, १.

अय(-सुप्थू)-रथून-गृहपति-त्तयः
जै. १, ६, ३; -तीनाम् श. ११, ४, २,
१७.

अय(-सुप्ता)-स्पात्र-त्रेण तै. ३,
३, ३, १२.

अयस्मय(-सु + मयद्)-यः श.
१४, २, २, ५४; -यस् श. ७, २,
१, १०; -ये सं. २, ४, ६; -येन
श. ७, २, १, १०; १३, ३, ४, ५; तै.
३, ९, ११, ४; जै. ४, १, १, ३.

अयस्मयी-यी श. ३, ४, ४,
२३; गो. २, ३, ७; -यीम् ऐ. १,
२३; श. ३, ४, ४, ३; -य्यः तै.
३, ९, ६, ५^३.

अयो(-यस्डघ)-घन-नेन जै. १, ४०.

अयो(-यस्डु)-मुख-खः तैआ. ४,
३३, १.

अयो(-यस्डर)-रस्-श. ६, ५, १, ६.

अया←इदम् ३. १

अया-सोमीय(-म + छ)-म् आ.
१, ५०७.

अ-याचमान(√याच्)-नाय शांआ.
४, १^३; २^३.

अ-याचित-तम् तैआ. १०, ४८,
१; ४९, १; ५०, १; सा. ३, ७, ४;
६; ८; ९, ५.

अ-याज्य(√यज्)-ज्यः ऐ. ६, ३४;
श. १४, ६, १०, ३.

अ-याज्य-याजन-ने सा. १, ५, ११.

अ-याट्कार-रम् श. १, ६, ३,
१२^३; -रात् श. १, ६, ३, १२^३.

अ-यातयाम, मा-मम् श. ७, १, १,
११; -मस्य शां. ७, ३; -मा
शां. १३, २^३; तां. १३, १०, १;

-माः श. १२, ३, ३, २; तां. ४,
३, १३^३; -मानि शां. १९, ७; श.
३, ९, ३, १०^३; ४, ३, २, ५; ११, ५,
९, १२; का. १, १, ४, १४; गो. २,
६, ६; ११; -माभिः शां. ८, ९,
-भैः श. ३, ९, ३, १०; ४, ३, २, ५;
११, ५, ९, १२.

अ-यातयाम-ता-तायै ऐ. ४, २६;
२७; ५, १६^३; शां. ८, ९; २१, ५;
श. ३, १, २, १९; १३, ५, ३, ७,
का. १, १, ४, १४; तां. १४, १, ८;
११, ३, ५; १५, ३, १, ५, ३, २; गो. २,
६, ११.

अ-यातयाम-त्व-त्वाय तै. ३, ३,
४, १.
अ-यातयामन्-म ऐ. ५, ४; श. १, ५,
३, २, ५; १२, ३, ३, २, ३; ४, २, ८;
तां. १४, ११, ५; १५, ५, ५; जै.
१८२; आ. १; गो. १, १, १६;
५, १०; २, ४, १८; -मा शां.
२६, १५; श. ४, ५, १, १३; १६;
५, ५, ५, १०; ८, ७, २, ७; ष. ३,
७^३; गो. २, ६, १३; -मानः तां.
१४, ५, ७; ११, ५; १५, ५, ५;
-मानम् शां. ८, ७; १०, ४; श. १,
५, ३, २, ४; ८, २, २; ३, १, ३, ८;
-मानि श. १, ५, ३, २, ५^३; -मानौ

तै. १, १, ६, ५; २, ५, १; ष. ३, ७;
-झा श. १, ५, ३, २, ४; १२, ३, ३,
२; -ञ्जि श. १, ८, २, १, २.

अयातयाङ्गी श. ३, ३, १, १६^३; ४,
५, ८, ३^३; ८, ७, २, ७^३; तै. १, १, ६,
५; २, ५, १; तां. ९, २, १७; -ङ्गीः
जै. १८४; -ङ्गीम् श. ४, २, २, ९;
-ङ्गीषु जै. १८४; -ङ्गयः श. ७,
१, १, ११; -ङ्ग्या श. ४, ६, ९,
२१^३; १२, ३, ३, २.

अ-यातयामा(-मऽअ)-क्षरस्थ-म्
आ. १.

अ-यातयाम्य-म्याय गो. १, ५, १०,

अया-सोमीय-गद्.

अ-यास्-, २अय-, २अयस् ३.

अ-यास्य-स्यः ऐ. ७, १६; शां. ३०,
६; श. १४, ४, १, ९; २१; २६; ५,
५, २२; ७, ३, २, ८; तैआ. ३, ५, १;
तां. ११, ८, १०; ११; जै. १३६;
२००^३; जै. २, ३, २, २; ३; ७; ८;
४, २, २^३; -स्यम् तै. २, २, ७, ३;
२, ११, ५; जै. २००; जै. २, ३,
१, १०; -स्यात् श. १४, ५, ५, २, २;
७, ३, २, ८; -स्येन जै. २, ३, १, २.

अ-युक्-ङ्गम् श. १३, ८, १, ३;
-ङ्गाः-ङ्गाः श. ३, ९, ३, ३, ४;
-युक्ताः-ङ्गान् तै. ३, २, २, ६; -ङ्गेषु
श. १३, ८, १, ३.

अ-युक्त(√युज्)-क्तः तां. ६, ५, २१;
-क्तम् श. ४, ३, ४, १, २; १२, ४, १,
३; -क्तानि ष. ५, १०; -क्तासः श.
५, ४, ३, १, ४; -क्तेन श. ६, ३, १,
१४; -रिभः श. ९, ३, ३, २^३.

अ-युज्-जः श. ९, ३, ३, ४; तैआ.
१०, १, १६; तां. १९, ८, ५; ११, ७;
२२, ६, ५; ७, ७; जै. १२९; -जाम्
श. ९, ३, ३, ३; -जि शां. २२, १;
-क्षु तै. २, ७, १, ८, ४.

† बस. । विसर्गलोपसवर्णसन्धी च ३. । 'अया' टि. ३. । ‡ विसर्गलोपः सवर्णसन्धिश्च छान्दसो ३.

एवं किल सा. अभिप्रयन् प्रतीयते । 'अया' टि. ३. । § २अय-, टि. च ३. । § मुपा. 'अयःकूटहस्तः' १. 'अयस्-

'अ-यस्' प्राति. कैश्चिदभिप्रेते तत्र तत्र च टि. ३. । 'इदम्' इत्यत्र च स्थलानि ३. ।

अ-युत(√यु)-तम् तै. २, ७, ६, २;
३, १०, ८, २; तां. १९, १३, ६;
मं. २, ६, ९; गो. १, ५, २३; -ता
श. १३, ५, ४, ८; -तानि गो. १,
५, २३; -ताय तै. ३, ८, १६, २;
-तैः तां. १७, १४, २.
अ-युत-धा जैड. १, २, ३, ४; ९, १, ३;
२, ५.
अ-युत-धार-रम् जैड. १, २, ३, १.
अ-युत-याजिन्-नम् तां. १७,
१४, २.
अ-युता(-तऽअ-)क्षर, रा-रम् ऐआ.
५, ३, २; -रा तैआ. ६, ८, १.
अ-युध-धःऽइव जै. २१.
अ-युव-मारिन्-रि ऐ. ८, २५.
अ-युष्-पाः तै. २, ४, ६, ८.
अ-योग-क्षेम-मः ऐ. १, १४; श.
११, ४, २, २.
अ-योग-गम् तै. ३, ४, १, १.
अयोधन-३अयस द्र.
अ-यो(ध्)ध्या तैआ. १, २७, ३;
-ध्याऽइव तै. २, ५, ४, ३.
अ-योनि-नौ श. ४, १, २, १०; ७,
१, ४, ५; तैआ. २, ८, १; सा. १,
७, ११.
अ-योनि-ज-जाः तैआ. १, ८, ६.
अयोमुख-, अयोरस-, ३अयस द्र.
अर(√रु)-रम् गो. २, २, १०;
६, ८; -राः शांआ. ५, ८; श. ४,
५, ५, ५; तां. १०, ५, ७; जै. १६८;
-राऽइव ऐ. ७, ९; तै. २, ८, ५, ७;
-रान् श. १, ४, ३; १५; तै. २, ५,
१, ३; ८, ४, ३; तां. १०, ५, ७;
-रान्ऽइव तै. ३, ५, ३, २; -रेणऽ-
रेण तां. ७, ७, १३; -रेषु शांआ.
५, ८.
अर-अरम् अद्र.
अ-रक्षस्-क्षः शां. १८, १२; -सा
श. ६, ३, १, २०.

अ-रक्षो(-सऽह)-हत्त-म् शां१८, १२.
अरङ्कत-, अरङ्कम- अरम् द्र.
अ-रजस्-जः श. १४, ६, ८, ८.
अरण(√रु)-गम् श. ५, ४, १, १५;
-णा जै. ८८; -णाः तां. ९, १०,
१; -रणैः तै. २, ४, ४, ६.
अरणि, णी-णिभ्याम् श. ६, ६, ४,
१३; -णिम् तै. २, २, १, ६;
-णिषु श. ४, ६, ८, ३-५; ८-१०;
१४; -णी ऐ. ७, ७; शां. २,
६; श. ३, १, १, ११; ६, ३, १०;
६, ६, ४, १३; १४, ९, ४, २१; तै.
१, १, ९, ९; ४, ७, ३; -णीभ्याम्
ऐ. ३, ४; -ण्योः ऐ. ५, ५; ऐआ.
१, १, २; शां. २, ६; २२, ७; २५,
११; शांआ. १, २; श. ४, ६, ८,
१३; ५, ३, १, १; १२, ४, ३, ३; १०;
४, १, ५, १, ३; २, १; १३, ६, २,
२०; सा. १, ६, ५; गो. २, ४, ९.
अरण्य(-ण+यत्)-ण्यम् ऐ. ५,
२३; ७, १४; श. ५, २, ३, ५;
९, ३, १, २४; १३, २, ४, ३; ३;
६, २, २०; १४, ८, ११, १; तै.
१, ७, ३, ८; २, २, १, ४; ३, ९, १, ३;
४; तैआ. २, १७, १; तां. २१, ३, ५;
जै. १६८; ५, ३, १; -ण्यस्य जै.
१६८; जैड. ४, ४, १; -ण्यात् ऐ.
७, १५; ५, १, १; जै. १६८;
-ण्यानि ऐ. ३, ३१; जै. १६८;
गो. १, ४, २३; -ण्ये ऐ. ७, १४;
१५; ८, ११; श. २, ५, २, २५;
११, ५, १, १३; १४, ९, १, १८;
का. १, ५, १, २३; तै. १, ६, ५, ३;
२, ६, ६, २; तैआ. १, ३२, २, ३; २,
१२, १; १५, १; १०, ६२, १; तां. ९,
२, १९; १६, ६, ३; जै. ३०; १४०;
१४४; १५०; १७२; २०८; जैड.
३, ६, १, २; सा. २, ४, ९; ३, ३, ३;
९, १; गो. १, ५, २५; -ण्येन जै.

१६८; -ण्येषु श. १३, २, ४, २;
४; तै. ३, ९, १, ३; ४; जै. १५०;
अरण्य-नोच(√नै)-थम् सं. ३.
अरण्य-भाग-गाः श. १३, २, ४, ३.
अरण्यानि, नी-निऽनिऽ-नि तै. २,
५, ५, ६; -निः तै. २, ५, ५, ६; ७;
-नीम् तै. २, ५, ५, ७; -न्याम् शं
१२, २, ३, १२; तै. २, ५, ५, ७.
अरण्या(-ण्यऽआ-)यत्न-नाः तै.
३, ९, १, ३; -नानि ५, ३, १.
अरण्यऽ(-ण्यऽअ-)जुवाक्य-क्यः
तै. १, ७, ७, ३.
अरण्य(-ण्यऽअ)ऽनच्य(-नु/वच्-)-
क्यः श. ९, ३, १, १२; २४; २, ४;
-क्यान् श. १३, ३, ४, १; -क्ये
श. ९, ३, २, ४.
अ-रत(√रम्)-तःऽइव जै. ७९.
अरति(√रु)-तिः तै. २, ५, ४, ४,
-तिम् शां. २३, ३; श. ४, २, ४,
२४; १३, ५, १, १२; तै. २, ८, २,
४; ३, ६, ९, १; तां. ४, ६, १९;
१४, २, १; -तौ ॥ जै. १८०.
अरत्ति-त्तिः श. ६, ३, १, ३३; ६, ७,
१, १४; १४, १, २, ६; -त्तिम् श.
१३, १, २, २; तै. ३, ८, ३, ३; ५,
४, ४; -त्ती ऐआ. ५, १, ४; श.
४, २, १, १५; १९; १०, २, २, ७; तै.
२, ६, ५, ५; -त्तीन् श. १०, २, ३,
११; -त्तौ तै. ३, ३, १, ४.
अरत्ति-मात्र-त्रः ऐआ. १, २, ४;
-त्राणि ऐ. ८, ५; -त्रात् श. ६,
३, १, ३०; श. ७, ५, १, ६; १३;
-त्रे श. ६, ३, १, ३०; ७, १, १, ४३;
५, १, ६; १३.
अरत्ति-मात्री-त्री श. ६, ३, १,
३३; ७, १, १४; १४, १, ३, ६;
-त्रीम् श. १०, २, ३, १३.
अ-रत्तिन्(-त्त+इनि)-त्तिन् तै.
१, ७, ३, १.

† सा. 'अयु' इति प्राति० अपि यद् विकल्पयति तदुपेक्ष्यम् । † 'अरण्यान्यारूढाः संदिग्धोऽयं पठः' । † 'अ-रति-
(√रम्) बस. कुत्रचित् केषाञ्चिद् प्राचां भाष्यकृतां विमर्शापेक्षः पारि. द्र. ॥ = रु. ५, २, १; अरत्तौ इति P. w. पाठः ।

अ-रन्तोः(√रम्+तोसुन्) ऐ. ३,४८.
 अ-रपस्- -पाः तै. ३,७,१०,५.
 अरम्(√रु) ऐ. १,१३; ऐआ. १,१,
 ४^२; तै. २,४,३,१२.
 अरङ्कृत(म्+रु) -तः तैआ. ६,५,
 १; -ताः ऐआ. १,१,४.
 अर(म्→ङ्)√राम्, अरङ्गमाम तैआ.
 ४,४२,४; १०,१,१२.
 अरङ्गम्- -माय तै. ३,७,१०,६.
 अ-रिर्वस्(√रा)- -रखः तैआ. ४,
 ५,५; -रखे तै. २,८,५,७.
 अ-रुह- -रुः श. १,२,४,१७; का.
 २,२,२,१०; तै. ३,२,९, ४^२,५^२;
 -रुम् श. १,२,४, १७; १८; का.
 २,२,२,१०^२; -रो श. १,२,४,
 १८^२; का. २,२,२,१०^२.
 अ-रसु- -म् श. १४,६,८,८.
 रञ्ज-राजन्- -जा ऐ. ८,२३; -जानः
 श. ३,४,१,७,८; १३,२,२,१८;
 ४,२,१७.
 अ-राज-ता- -तया ऐ. १,१४.
 रञ्ज-राजन्- -जा तै. ३, ८, ५,२;
 -जभिः तै. ३,८,५,१.
 अ-राज-क- -कस्य तै. १,५,९,१.
 अ-राजन्- -न्यः श. ४,१,४,६.
 अ-राति(√रा)- -तयः ऐ. ३, ११;
 श. १,१,२,२^२,४,४,२१; २,६,४;
 का. २,१,२,४^२; ३,९,२२,४,१२;
 २,४,४^२; तै. २,४,२,३; ३,२,२,
 २,४,३,५,५,१०,६,१,७,१,८,२;
 ३,१,१; जै. १९०; मं. १,३,१२;
 -तये श. १,१, २, २०; का. २,
 १,२,१५; -तिः तै. ३, १, २,७;
 -तिम् तै. १,७,४,३,४; ३,१,१,
 ४,१२; ७,६, ७; १२,३, ४; तैआ.
 १०, १, ११; -तिभ्यः मं. २, ६,
 १९; -तीः शांआ. १२,७; श. ३,
 ६,१,११; ७,१,४; ५,२,४, १६; ३,
 ४,३; ७,३,२,३९; तै. २, ८, ४,
 ५; ३,१,१,१०; ७,५,११; १२,३,
 ३; तैआ. २,३,१; ६,१०,२; १०,

६३,१^२; मं. १,६,२८.
 अरातीय(-ति+क्यच्), अरातीयति श.
 १, ६, १, ४; का. २, २, २, ८;
 अरातीयन्ति जै. १४^२; अराती-
 यामि जै. १४; अरातीयत् तैआ.
 २,५,२.
 अरातीत- -म् जै. १४^२.
 अ-रातीयत्- -तुः ऐ. ३,११; श.
 ६,५,२,१५^२; तैआ. १०, १,१६;
 जै. १४.
 अ-राधयित्वा(√राध्) जै. १६१.
 अ-राधित- -ताः जै. १६१.
 अ-राद्धि- -द्धिः तै. १,२,६,७; -द्ध्यै
 तै. ३,४,४,१.
 अ-राद्धि-काम- -माः तां. १०,
 ३,४.
 अ-राय- -यः तै. ३,७,११,२.
 अराल- -लः वं. २; -लात् वं. २.
 अ-रावन्(√रा+वनिप्)- -वाणः तां.
 ६,१०,७; -राव्णः तां. ६,१०,६.
 अ-राष्ट- -म् श. ९, ४, १,५; १३,
 ४,२,१७; तां. २१,१२,२.
 रभरि(√रु) - -रिः शांआ. २, ४;
 -रीः श. ३,९,४,२१^२.
 रभ-रि(√रा)- -र्यः शां. २५, ६;
 २६,१६.
 अरि-भ्र(√हृन्)- -भ्राः ऐ. ५,१८.
 अरि(-रि-म्+दम्)-न्दम- -माय ऐ.
 ७,३४.
 अरिमेजय(-रि-म्+एज्)- -यः तां.
 २५,१५,३.
 अ-रिक्त(√रिच्)- -क्तेन तै. ३,७,४,
 १७.
 अरिञ्ज(√रु) - -त्राः श. ४,२,५,१०.
 अ-रिप्र- -प्रम् ऐआ. १, ३, ३^२; ६^२;
 -प्राः ऐ. ५,१८.
 अ-रिषण्यत्(√रिष्)- -ण्यन् तै. २,
 ८,३,३.
 अ-रिष्ट,ष्टा- -ष्टः ऐ. ८,११; श. ५,
 ४,३; ७; १०, ३, ५, ८; तै. ३,
 ७,१३,४; तां. १,७,७; जै. १२२;

१५७; -ष्टम् शां. ६, १३; श. १,
 ७,४,६; १४,४, २, २९^२; तैआ.
 १,२७,४; तां. १२,५, २२; २३^२;
 मं. १,८,५; गो. २,१, १; -ष्टस्य
 तां. १२,५,२३; -ष्टा श. ६, ४,
 ४,६^२; मं. १,१, ८; ९; -ष्टः श.
 ७,४, १, ८; मं. १, ६, १४; जै.
 १६८^२; -ष्टानि ष. ५,४,६; -ष्टाम्
 जै. १६८; -ष्टासः तै. २, ७, १६, २;
 -ष्टे शां. ११,४; जैआ. ३,१; आ.
 २,१,११; -ष्टेन ऐ. २,३१; जै.
 १५७; -ष्टेभिः ऐ. १,२,१; तैआ.
 ४,४२,३; -ष्टैः ऐ. ६,१५; गो. २,
 ६,२.
 अ-रिष्ट-ताति-तये तां. १,५,१८.
 अ-रिष्ट-त्व- -म् तां. १२,५,२३.
 अ-रिष्ट-नेमि- -मिः ऐ. ४,२०; श.
 ८,६,१,१९; तैआ. १,१, १; २१;
 ३,१०,१,९; -मिम् ऐ. ४, २०;
 ष. ५,१.
 अ-रिष्ट-वर्ग- -गं सा. २,१,५.
 अ-रिष्टि- -ष्टिम् ऐ. ५,३३; श. ५,
 ४,३,१६; ६, ६,४, १,२,३; जै.
 १६८; -ष्ट्यै ऐ. ८,१०; शां. ८,
 १; ३; ९,५; २३,८; शांआ. ४,११;
 श. १,३,४,२; १२,५,४,४^२; १३,
 ४,२,१५; १४,३, १, ९^२; तै. ३,
 ४,७,१; ७,१०,२; तैआ. ६,१२,
 १; तां. ८,५, १६; १२, ५, २३;
 १३,२४; १५,७,५; १६,१०, १०;
 जै. ५८; १६४.
 अ-रुचित- -तः श. १४,१,३,३३^२.
 रुरुण- -णः श. १४, ९, ४, ३३;
 -णम् का. १, २, २, १५; -णात्
 श. १४,९,४,३३.
 रुरुण,णा- -णः श. ९,२,३,१८^२;
 तै. २,१,५,११; ७,१,२; ३,१०,
 १,४,९,८; १०,३; १२,५,३; तैआ.
 १,१०,६; २३, ५^२; ६^२; ७; २६,१;
 तां. २५,१५,३; -णम् श. १०,
 ६,१,४; तै. २,७, १२, ६; १५,६;

३, १०, १, २; गो. १, २, ९; -णम्-
इव ऐ. ४, ९; -णस्य आ. जैआ.
१, १९०; -णा श. ३, ३, १, १५;
-णा: ऐ. ३, ३४; तां. २१, १४,
८; तैआ. १, २३, २; २४, ४; ३२,
२; जै. २०७; -णाम् श. ३, ३,
१, १५; -णाय तैआ. १, ३२, २;
-णास: तैआ. १, २१, ३; २४, ४;
३१, ६; -णे श. १०, ६, १, १;
-णै: ऐ. ४, ९; तै. ३, ११, २, १.
अरुणी- -भि: श. ७, २, ३, ८.
अरुण-सम- -म: इव तां. २५,
१२, ५.
अरुण-दूर्वा- -वा: श. ४, ५, १०,
५, ६.
अरुण-पिशङ्ग- -ङ्ग: जै. ७४.
अरुण-पुष्प- -ष्पाणि श. ४, ५, १०,
२, ३.
अरुण-रजस्- -जा: तै. ३, १०, १,
४; ९, ८; १०, ३.
अरुणा(-णअ-)श्व- -शवा: तैआ.
१, १२, ४.
अ-रुन्धती- -ती तैआ. ३, ९, २;
-तीभ्य: तै. ३, १, ४, ८.
अरुमघ- -घान् ऐ. ७, २८.
अरुमुख- -खान् शांआ. ५, १; जै.
१४०.
? अरु-शस्त- -स्ता: गो. १, ५, २४.
अरुष- -ष: श. १३, २, ६, १; तै. ३,
९, ४, १; तां. १५, ३, ४; -षम्
शां. २५, १५; श. ६, ४, २, ९;
७, ५, २, १९; १३, २, ६, १; तै. २,
५, ५, ४, ३, ३, ४, १; तैआ. ४, ५,
२, ३; -षस्य ऐ. ४, ३२; शां. २०, ३;
२२, २.
अरुसू- -रु: श. ३, १, ३, ७; १०; गो.
२, १, ३.
अरुक्क(त →)वा- -ता: श. १३,
३, ६, ६; तै. ३, ९, १८, २; -ताम्
तां. ९, ८, १३.

अ-रुक्ष- -क्ष: तां. २०, १३, ५; जैउ.
३, ६, ४, ६; -क्ष: इव गां. १०, १.
अ-रुक्ष-ता- -ताम् तां. २०, १३,
४; -तायै श. १३, ८, ३, १३.
अ-रूप- -पेण तां. २४, १, ३; -पेभ्य:
तै. ३, ४, १९, १.
अ-रूप-ञ- -ञ: श. १४, ७, २, २.
अरे ! श. २, ४, ४, ४; १३, ५, २, १८;
१४, ५, ४, ४, ५, १; १०, १२, १४;
१६, ७, ३, २; ६; १३, १५, २५;
जै. ५३.
अ-रेतुस्- -ता: श. १४, ९, ४, ९.
अ-रेतुस्क- -स्का: जै. ९३; -स्काव
श. ७, १, १, १०.
अ-रेपस्- -स: तैआ. १, १०, ३३;
२, ७, १; -सम् तै. २, ४, ५, ४;
-सौ श. ३, ४, १, २४.
अ-रोचयित्वा(√रुच्) तैआ. ५, ५, ३.
अ-रोचुक्- -क: तैआ. ५, ५, ३.
अ-रोह-पूर्व- -वाणि सं. २.
अर्क- -र्क: ऐआ. १, ४, १, ५, २; २, १,
२; शांआ. १, ४; ७; श. २, ५, १,
४; ८, ६, २, १९; ९, १, १, ४; ९;
४, २, १८; २०; १०, ३, ४, ५; ४,
१, ४; १५; २१-२३; ६, २, ५-७;
५, २; ८; १२, ८, १, २; का. १, ४, ३,
४; तै. १, १, ७, २; ८, १; ५; ३,
७, ९, ९; १०; १०, २; तां. ५, १, ९;
१४, ११, ९; १५, ३-२३; ३४; जै.
६; जैआ. २, ३, ३; आ. १, १९८;
२, ३, ३; ४; ७; सा. २, ३, ६;
गो. २, ४, २; -र्कम् ऐआ. २, १,
१; ५, २, २; श. २, ५, १, ४;
१०, ३, ४, ३; ५; का. १, ४, ३, ४;
तै. २, ८, ५, ५; तैआ. ३, ११, ६;
जै. ६; -र्कस्य श. ८, ६, २, १९;
१०, ६, २, ५; तै. २, ५, ८, १२;
-र्का: ऐआ. ५, २, २; श. १०, ३,
४, ४; ५, ३, ३; ४; -र्कणाम् श.
१०, ३, ४, २; ४; -र्कान् श. १०,

३, ४, २; ५, ३, ३-७; ९; ११;
-र्कं शांआ. १, ४; जै. ६; -र्कभि:
तै. १, ५, ८, २; -र्कै: ऐ. ६, १८;
१९; शांआ. २, १८; तै. २, ४, ६,
३; ६, १६, २; ७, १३, २; ८, २, ८; ४,
६; ८, ९; गो. २, ४, २; ६, १;
-र्कौ आ. १, २३३; २, ३, १, ५;
९; जैआ. ३, ३.
अर्क-कोशी- -श्यौ श. १०, ३, ४,
३, ५.
अर्क-प्रीव- -व: आ. २, ३, १२;
जैआ. २, ३, ३.
अर्क-ख- -म् श. १०, ६, ५, १.
अर्क-धाना- -ना: श. १०, ३, ४,
३, ५.
अर्क-पूर्ण- -र्णम् श. ९, १, १, ४२;
-र्णौ श. १०, ३, ४, ३; ५; -र्णैः श.
९, १, १, ४; ९.
अर्क-पलाश- -शाभ्याम् श. २, २,
३, १२; का. १, २, ३, १०; ११.
अर्क-पुष्प- -ष्पम् शांआ. १, ४;
तां. १५, ३, २२; -ष्पे श. १०, ३,
४, ३; ५; आ. १, ५६५; २, ३, १४;
-ष्पेण तां. १५, ३, २३.
अर्क-मूल- -म् श. १०, ३, ४, ३; ५.
अर्क-रूप- -म् तै. २, ५, ८, १२.
अर्क-लिन्- -न: ऐआ. ३, २, २.
अर्क-वत्- -वत् शांआ. २, १५;
-वन्ति शांआ. २, २, ६.
अर्क-वती- -ती शांआ. २, १६;
१८; -तीषु ऐआ. १, ४, १; तां.
५, १, ८; -त्या ऐआ. १, ५, २;
-त्यौ शांआ. २, ७.
अर्क-विध- -ध: श. १०, ६, २, १०;
-धम् श. १०, ६, २, १०.
अर्क-शिरस्- -र: सा. २, ३, ६; आ.
२, ३, ११; जैआ. २, ३, ३.
अर्क-समुद्ग- -द्गौ श. १०, ३, ४,
३, ५.
अर्क(-र्कअ-)श्वमेध- -घयो: श

९,४,२,१८; तै. ३, ९, २१, ३;
-धौ श. १०, ६, ५, ८; तै. ३, ९,
२१, ३; जै. ६.
अर्काष्टीला- -म् श. १०, ३, ४, ३; ५.
अर्किन्(-क+इनि)- -र्किणः तै. १,
५, ८, २.
अर्क्य- -क्यम् श. १०, ४, १, ४; १५;
२१-२३; १२, ३, ३, १४; तै. १, २,
३, ४; तां. १६, ७, ४; ११, ११;
जै. ३, ५, ११, २, १, ४; -क्यस्य श.
१०, ६, ५, १.
अर्गल(ल)- -लेन जै. ३६.
अर्गले(-लडइ)षीका- -के शांआ.
२, १६.
अर्घ- -म् श. १४, ९, १, ७.
अर्घ्य(-र्घ+यत्)- -र्घ्यः आ. १.
√अर्च्, अर्चति श. ४, ६, ७, १^५; ७,
५, २, १२; अर्चन्ति ऐआ. ५, २,
२; अर्चामि श. ३, ३, २, १२;
अर्च शां. २४, १; अर्चत ऐ. ४,
४; ऐआ. २, २, १^५; शां. २६,
१६; अर्चाम ऐ. ५, २०.
अर्चयन्ति† तैआ. १०, १५, १.
अर्चव्- -चव् तै. ३, १२, ३, ३;
-चतः श. १०, ६, ५, १; -चते
श. १०, ६, ५, १; -चन् श. १, ८,
१, ७; १०; २, ५, १, ३; ३, ९, १, ४;
१०, ६, ५, १; ११, १, ६, ७; का. १,
४, ३, ३; -चन्तः शां. २६, १०;
श. १, २, ५, ७; १८; ५, ३, ३; ६, २,
३; ७, २, २३; ३, २; २६; २, २, २, १;
४, २, ४, १२; ५, ४, २; ६, ४, १; १०,
४, ३, ६; ११, ५, ९, ४; १४, १, १,
१७; २, २, ४४; का. १, २, २, ६; २,
२, ३, ७; १७; तैआ. ४, १७, १;
जै. १८५.
अर्चन्ती- -न्त्यः श. १, ७, ३, १४;
४, १, ३, १५; ११, १, ६, १६.
‡अर्चव्-धूम- -मासः तै. २, ७,
१२, १.

अर्चयितृ- -ता शांआ. १०, ८.
अर्चा- -र्चया श. ११, ५, ७, १.
अर्चि- -र्चयः श. १, ४, १, १२; ७,
३, १, २९^२; १२, ४, ४, ५; जै. १८९^३.
-र्चिः श. २, ३, २, १२; का. १,
२, १, ६; -र्चिभिः श. ६, ८, १, ९;
-र्चिभ्याम् तै. ३, ९, १७, ३.
अर्चि-मव्- -व् तै. ३, १, ३, २^२;
१२, ३, ४.
अर्चिसू- -र्चिः शां. २८, ५; अ. ६,
६, १, २२; २, ८, ९^३; १०; ११;
१०, २, ६, ४; ५, १, ५^२; २, १; ३; ६;
७; १४, १, ३, १७^३; ९, १, १२; १८;
तै. २, १, १, १; २; २, ९, २; ३,
३, ४, ६; १०, ६, १; ११, ३, १;
तैआ. १, ९, १; ४, ५, १; ५, ४, ६;
६, १, ४; १०, १३, १; -र्चिषः श.
६, ६, २, ११; १०, ५, २, ५; १४,
९, १, १८; तै. २, ७, १५, ६;
-र्चिषम् जै. ११७; -र्चिषां शां.
२५, १५; श. ६, ४, १, २; ७,
५, २, १७; ९, २, १, २; तां. १४,
२, ६; सा. ३, ४, १०; -र्चिषि तै.
१, ४, ८, २; २, ६, ३, ४; ३, ३, ४, ६;
तैआ. १०, १३, १; -र्चिषि श. ९,
२, १, २; तैआ. ४, ३, १; ५, ३, ६;
-र्चिषि ऐ. ३, ३५.
अर्चि(-र्चिस्डव-)-वर्ण-विशेष- -वाः
तैआ. १, ९, १.
अर्चिष्पा(-स्डपा-)णि- -णये ष.
५, ७.
√अर्च्, अर्जति श. ११, ५, ९, १२;
का. १, ३, ३, २०.
अर्जयत् ऐआ. १, ५, २.
अर्जुन- -न तैआ. ६, ९, १; -नः श.
२, १, २, ११; ५, ४, ३, ७; का. १,
१, २, ७; -नम् ऐ. ५, १५; शां.
२३, ८^३; सं. २, ७, २; -नानि तां.
८, ४, १; ९, ५, ३; ७^३; -नाथ तै.
३, १०, ७, १.

अर्जुनी- -नीः तैआ. ६, ७, १; -न्यः
श. २, १, २, ११; का. १, १, २, ७.
अर्ण- -र्णः श. ७, १, १, २४; -र्णम्
श. ७, १, १, २४; -र्णे तैआ. ३,
११, १.
अर्णव्- -वः श. ७, १, १, २३^३; ५,
२, ५१; तैआ. १०, १, १३; -वात्
तैआ. २, ३, १; ४, ४२, ५; १०, १,
१४; -वे ऐआ. २, ४, २; श.
७, ५, २, ५१; ९, १, १, ३०; २,
८, ९, १.
अर्णस्- -र्णः तै. २, ६, ९, १; -र्णसः
तै. २, ८, ७, ९.
अर्णक- -काः श. ४, ६, ८, १२.
अर्थ- -र्थः ऐ. १, २७; श. ३, ३, ४,
२०; ६, २, २०; ५, २, ५, १२;
का. १, ३, २, १०; तै. ३, १०, ९,
१४; तैआ. १, २, ४; -र्थम् ऐ.
१, २१; शां. ३, ९; शांआ. ४, ३;
१४, २; श. १३, ८, ४, १२; १४,
९, ४, ८; ९; १०; २०; तै. २, ८, ८,
२; ३, ६, ११, २; तैआ. २, ७, १;
जै. ५३; -र्थाः गो. १, १, २२,
-र्थान् श. ११, ५, ७, १; तैआ. १,
३१, ६; -र्थानाम् का. १, ३, १, २;
-र्थानि तै. २, ८, ७, ३; -र्थय का
१, ४, १, ५; -र्थे दै. ३, १८; -र्थेन
ऐआ. ३, १, ६; शांआ. ७, १५.
अर्थ-ज्ञ- -ज्ञः शांआ. १४, २.
अर्थ-वत्(मतुप)- -त् गो. १, १, २६.
अर्थ-सामन्य- -म् गो. १, १, २६.
अर्थिन्(-र्थ+इनि)- -नः सा. ३, ४,
१०.
अर्थे-गा- -गाः तै. ३, ७, ९, ७.
अर्थेद(-र्थ+इ+क्लिप्)- -तः श. ५,
३, ४, ७^३; तै. १, ७, ५, १.
‡अर्थ(द्धे)- -र्धः श. १, ३, ३, १२;
७, ४, १, ३८; तै. २, १, ४, ८;
तैआ. १, २४, ३; तां. ५, १, १३;
-र्धम् ऐ. ३, २५; ५, ३३; ३४; ७,

† मैसु मुपा. ‡ कालि. †† स्वस्त्वन्वेप्यलक्षणः ।

१; झां. ३, ४; ६, ११; २५, १४; शा. १, ५, ४, ५; ३, ७, ४, १०; ७, ३, १, ६; ८, २, ४, १९; ६, २, १२; ११, ४, १, २; १४, २, १, १५; तै. ३, ७, ११, ३; तैआ. ६, १०, २; तां. ४, १०, ४; गो. १, ३, २; ३; ४; ५; १८; -र्धस्य श. १, ४, ५, ५; ४, २, ४, २०; ७, ४, २, ४१; १२, १, १, १०; का. १, १, २, ५; जै. ९५; गो. १, १, १३; १४; ३, २; ४, ६; -र्धात् श. ४, ३, ४, १४; ६, १, २, ३१; ९, ३, ४, ११; तां. ५, १, १४; -र्धाय शां. ९, ४; -र्धे झांआ. १२, ४; श. १, ५, ४, ५; ३, ७, ४, १०; १२, १, १, १०; तै. ३, ७, १, ९; जै. ९५; गो. १, १, १३; १४; ३९; ३, २; २, ४, ६; -र्धेभ्यः ऐआ. २, २, २.

२अर्ध, धाँ(र्च)- -र्धः श. १, २, २, ५; ५, २, १, १०; ४, ५, १५; ८, २, ४, १९; ६, २, १२; ११, २, ६, ५; ६; का. २, २, १, ४; तै. १, ६, ८, ४; ३, ३, ५; ७, १, ९; तैआ. ५, २, ३; -र्धम् श. १, ५, ४, ५; ३, ६, १, २६; ४, १, ३, १३; १४; ५, ४, ५, १५; ६, २, १, ११; ७, ४, ११; ८, ६, १, १२; ७, २, ३, ३, ७; ८; १०, १, ३, २; ४, १, १६; ५, २, ८; १४, ३, १, २४; तै. १, २, ६, ३; २, ३, १०, ३; ४; ३, ४, १; जैउ. ३, ४, २, ५; ३, ५; जै. १६७; -र्धाः ऐ. ३, १९; शा. ३, ८, २, ७; ४, ६, ८, ५; का. १, ६, १, ४; जैउ. ३, ४, ३, ५; -र्धात् ऐ. ३, २२; २५; श. ६, ७, ४, ११; -र्धान् श. ३, ६, २, २२; -र्धानाम् श. ५, १, ३, ५.

अर्ध-च(तु(र्च)तस- -चः गो. १, १, २५.

अर्ध-चतु(र्च)र्थां गो. १, १, २५.

अर्ध-वृती(-य)या- -सु ऐआ. ५,

१, ५.
अर्ध-त्रयोद(-श)शा- -सु ऐआ. ५, १, ५.

अर्ध-देवता- -ताः जैउ. ३, १, १, १;

अर्ध-पदोदक- -र्काणि शां. २२, ५.

अर्ध-भाग- -गस्य गो. १, ३, ४.

अर्ध-भाज्- -भाक्, गु ऐ. ५, ३४;

ष. १, ५; तां. २, १५, ३; जैउ. ३,

४, ३, ५; -जम् शां. १४, २; १६,

१; ३०, १.

अर्ध-मास- -सः श. १, ६, २, २४;

२, १, ३, १; का. १, १, ३, १; तां.

१०, १, ४; -सयोः तै. १, ८, १०, २;

-सस्य श. १, ३, ५, ८; तै. ३, ३,

७, १; ९, ११, २; तां. ४, २, ८;

-साः ऐ. १, २३; ४, १२; १६;

शां. ९, ६; १९, ८; झांआ. १, १;

२, ५; ७, २१; १०, ५; श. १, ४, १,

९; २, २, २, ५; ३, ४, ४, २०; ४, १,

१, १५; ६, १, १२; ५, ४, ५, २१; ८,

१, ४, ८; ३, ३, ११; ४, १, १८-२५;

१०, २, ५, ५; ६, १; ७, ४, ३, २१;

५, २; १०; ६, ४, १; ११, २, ७, ४;

५, ४, ८; १२, १, ३, १०; ३, २, २;

८, ३, १४; १३, २, ५, १; १४, ६,

८, ९; का. १, २, २, ४; तै. १, ५, ५,

६; ६, ८, ३; ३, ७, ५, ८; १०, ९, ८;

११, १, १७; १२, ९, ४; तैआ. १, ८,

१; १४, ३; २, ८, १; ४, १९, १;

२६, १; ५, ६, २; १०, १, २; ६४, १;

४, २, १२; ४, ११; ६, ३, ४;

तां. १०, ३, ३, १४, १, ११; १५, १,

१०; १६, ७, ५; २३, २१, ३;

ष. ३, १; सं. १, ५, १५; जैउ. १,

१५, १, ५; ३, ५, ४, २, ४; गो. १,

४, १०; ५, ५; २३; -सात् तै. ३,

३, ९, ११; -सान् ऐ. १, २३;

शांआ. १०, ५; श. १, ३, ३, ९;

६, ७, ४, ७; १०, ४, ३, १२;

१२, १, ३, १०; ८, ३, १४; १३, २,

५, १; तै. १, ६, ८, ४; ३, १, ६, १३;

७, ४, १२; १२, ८, ३; तां. ४, १,

१४; जैउ. १, १५, १, ५; ३, ५, ४,

१; गो. १, ४, १०; -नाम् श.

१०, ४, ३, १९; ११, २, ७, ४; १२,

१, ३, १०; १३, २, ५, १; तै. ३,

१०, १०, ३; ११, १, १६; गो. १,

४, १०; -स्ये श. १०, ४, २, २६;

२९; तै. १, ४, ९, १; ३, ३, ९, ११;

सा. ३, ८, ३; -सेऽ-से श. १०, १,

५, ४; तै. ३, २, ८, ५; -सेन सा. २,

५, ६; -सेभ्यः ऐ. १, २, ३; तै. ३,

१, ६, १; तैआ. ५, ६, २; सं. १,

५, १५; गो. १, ४, ९; -सेषु ऐ. १,

२४; शां. १०, २, ५, ५; ६, ८; ११,

२, ७, ४; तै. ३, १०, १०, ३; ११,

१, १८; तां. ४, १, १४; -सैः श.

१०, ४, २, १९; -सौ श. १, ६, २,

२५; ७, २, २२; का. १, ३, ४, १०;

तां. २५, १०, १०.

अर्धमास-भाज्- -जम् श. १०,

४, ४, ४.

अर्धमास-लो(क)का- -काः श.

१०, ४, ३, १९.

अर्धमास-शस्(ः) ऐ. ४, १२; १३;

१६; श. १, १, २, ११; ३, ५, ८;

११, २, ६, १२; का. २, १, २, १०;

तै. ३, ३, ७, १; ९, ११, २; तां. ४,

२, ८; १०, १, ६.

अर्धमास-सहस्र- -श्लेष श. १०,

४, ४, ४.

अर्ध-रात्रि- -त्रयः गो. १, ५, ५.

अर्ध-रात्र- -त्रे सा. २, ५, ३.

अर्ध(-र्ध)र्च- -र्चः ऐआ. २, २,

२; शां. ११, १; २८, ७; श. ३,

८, ३, ३१; गो. २, ५, १०; -चम्

ऐआ. ५, ३, १; झां. ७, १०;

२६, ५; झांआ. २, १; श. ७, ४,

२, २५; २६; -र्चात् ऐआ. ५, ३, १;

-र्चान् ऐआ. ५, ३, १; -र्चे शां.

१४, २; १५, २, ५; -र्धेऽ-र्धे

श. ४, ३, ६; -र्धेन ऐआ. ५.

३, १; शां. ७, १०; ९, २; १४, २; १५, ५; १८, ५; २६, ६; -चौं शां. ७, १०; ११, १; शांआ. २, ११; श. ३, ८, ३, ३०; ३१; ८, ६, २, ३.
 अर्धच-शस्(ः) ऐ. २, १८; ३, ३१; ४, २१; ६, २; २४; २८; ३२; ३३; ३६; शां. ११, १; २; १६, ३; २५, ७; २६, ८; २८, ७; ३०, ४; श. ४, ३, २, ६; ११, ५, ४, १५; तैआ. ३, ११, १; गो. २, २, ६; ३, ११; ६, ८; १२; १३; १६; -शां: ऐ. ६, २.
 अर्धचेशः-शस्य(√शस्) - स्याय शां. २६, ८.
 अर्धच-शस्य, स्या- स्या: गो. २, ५, १०; -स्ये गो. २, ३, ११.
 अर्धचौं(-चंडउ)-दक- क्रांणि शां. २२, ५.
 अर्धच्य, च्या(-चभ्यत्)- च्य: ऐआ. ५, २, १; -च्या: ऐआ. ५, २, ५.
 अर्ध-वृगल- -मूडव श. १४, ४, २, ५.
 अर्ध-व्रत- -म् श. ३, ६, ३, ४.
 अर्ध-सामन्- -न्नि सा. २, ४, ७.
 अर्धा(-धंडआ)-स्म- स्म: ऐ. ७, २६.
 अर्धा(-धंडअहन्)ह- -हा: गो. १, ५, ५.
 अधिन्(-ध+इनि)- -न: जै १७; ७४.
 अर्ध(-धंडइ)-डा- -ड्या तां. ८, ९, १५; १७; -डा तां. ८, ९, १४; -डाम् तां. १३, १२, १०.
 अर्ध(-धंडइ)-न्नु- -न्द्राणि श. ९, ३, २, १.
 अर्धा(-धंडउ)-दित- -त: जैउ. १, ३, २, ४; -ते तै. १, १, ४, ३.
 अर्धक, का- -क: श. १३, १, ३, ८; -का तै. २, १, ३, ६.
 अर्धय, √क द्र.
 अर्धद- -द: ऐ. ६, १; शां. २९, १; श. १३, ४, ३, ९; तां. ४, ९, ५; ९,

८, ८; २५, १५, ३; जै. १४६; -दम् तै. ३, ८, १६, ३; -दस्य आ. २, २४, ६; जै. १४६; -दाय तै. ३, ८, १६, ३; -देन शां. १५, १; -दै: तां. १७, १४, २.
 अर्धद-धा जैउ. १, २, ३, ४; ९, १, ३; २, ५.
 अर्धद-याजिन्- -नम् तां. १७, १४, २.
 अर्धदोदासर्पणी ऐ. ६, १.
 अर्ध- -भस्य तै. ३, ११, ६, ३; -भं तै. २, ७, १३, १.
 अर्धक- -कभ्य: ऐ. ७, १६.
 अर्ध(√क)- -मांस: तै. २, ४, ६, ८; -भ्य: तै. ३, ४, ९, १.
 अर्ध-कपाल- -ल: तैआ. ५, २, १३.
 ? अर्धा- -म्यां तै. २, ८, ९, १.
 अर्ध(√क)- -य: ऐ. ४, ११; तैआ. १, २, ७, ६; तै. २, ६, ६, २; -यं श. १२, ९, २, ३.
 अर्ध-जा(र→)रा श. १३, २, ९, ८; तै. ३, ९, ७, ३.
 अर्ध-पत्नी- -नी: तै. २, ४, ७, ९.
 अर्धमन्- -मन् शां. २६, १३; तै. ३, १, १, ७; -मणम् श. ५, २, २, ९; ३, ५, ९; तै. २, ३, ५, ४; ८, ८, ३; मं. १, २, ३; -मा ऐ. ५, १; शां. १५, २; २१, २; २२, ४; २४, ९; २६, १६; श. ५, २, २, ११; १३, ५, १, १८; तै. १, १, २, ४; ९, १; २, ३, ५, ४; ६; ७, १२, ५, ८, ६, ३; ३, १, १, ८; ४, ९; ७, १०, १; तैआ. १, १३, ३; ७, १, १; १२, १; तां. २४, १२, ४; मं. १, २, ३; १६; १८; ६, १५; -मण: श. २, ३, ४, ३, ७; ५, ३, १, २; ५, १, १२; का. १, ४, १, २६; तै. १, १, २, ४; ५, १, २; ७, ६, ६; २, १, ८, २; तां. २५, १२, ३; -मणा तै. २, ३, ५, ३; -मणे श. ५, ३, ५, ९; तै. ३, १, ४, ९.

अर्धम(←मन्)-भूति- -ति: व. ३; -ते: वं. ३,
 अर्धम(←मन्)-राध- -धात्वं. ३;
 अर्धल-गृहपति- -तय: तां. २३, १, ५.
 अर्धत्(√अर्ध)- -वंत: तै. २, ४, १, ५; ३, ७, ५, ७; -वंताम् तै. २, ४, ५, ६; तैआ. १, २९, १; -वंति ऐ. ३, ३४; तै. २, ८, ६, ९; -वंन्त: श. ३, ३, ४, ७; ५, १, ५, २३; तै. २, ६, १६, १; ३, ६, १२, १; -वंन्तम् तै. २, ८, ३, १; ३, ८, ४, १; -वंस्तु श. ३, ३, ४, ७.
 अर्धन्- -वन् श. ६, ४, ४, ३; -वां श. ६, ३, ३, १४; १०, ६, ४, १; १३, १, ६, १; ५, १, १७; १८; तै. १, ३, ६, ४; २, ४, ६, ९; ८, ८, ११, ३, ६, १३, १; ८, ९, २; ९, २, १, ३; -वाणम् तै. २, ६, १०, १.
 अर्वाच्- -वाक्, ग् ऐ. १, २, ५; २, ७; ऐआ. ५, ३, २; शां. ९, ६; १२, १; १८, ३; श. १, ४, २, ४; ५, १, १०; ३, ३, ३, ४; ६, ४, ६; ५, ४, १, ८; २, ५; ६; ५, ३, ७; ९, १, २, ३, ०; ६, १, २, ०; १३, ५, ४, १९; का. १, २, ४, ९; तै. २, ८, ५, ८; ७, ७; ९, ५; ३, ६, ८, १; तैआ. १०, १, ९; तां. ९, ३, ७; ८; १०; व. १, ६; जै. ९७; १०६; जैउ. १, २, २, ५; -वाङ्गु गो. २, ५, १५; -वाङ् ऐ. ४, २, ५; ६, ११; १९; ७, १; ऐआ. ५, ३, १; शां. २०, २; श. १, ९, ३, १०; ७, ४, १, १८; ८, ७, १, २०; तै. २, ४, ३, ११; ८, ५, ९; ३, ८, १७, ३; तैआ. २, १५, १; ३, ११, ७; ५, १२, ३; तां. १०, ५, २; १२, १०, ६; १६, ८, २; २०, १६, ६; जै. ११; ९०; ९२; १०६; जैउ. १, ९, २, ५; १७, ३, ७; गो. १, ३, १८; २, ३,

† =क २, २३, १५; KT. 'शत्रुः' हात, विमशणीयमेतत् । सा. तु 'उदारः, श्रेष्ठः' इति ।

२१^३; ६,२; -र्वाचः श. ६,७,३,
५;१०; ८,३,४, ७^३; ७, १, १३^३;
२३^३; ९, १, १, ३४; जै. ३९;
-र्वाञ्चः ऐ. ३,१०; ४१; शां. १६,
५; श. ३, ६, ४, ६; ८, ५, २,
७-१०; तां. ७, १०, ५; १३,
१२, ८; २५, १, १३; जै. ३९;
-र्वाञ्चम् ऐ. ६,७; श. ७, ४, १,
१८; तै. १,२,२,५^३; २,४,३,२^३;
जै. ११; गो. १, ३, २२; -र्वाञ्चि
ऐ. ४,२५; श. १२, २, ३, १३;
तां. ८, ७, १; २५, १, १३; जै.
१०६; गो. १, ४, १६^३; -र्वाञ्चिऽ
-र्वाञ्चि श. १२,२,३,१३; -र्वाञ्चौ
श. ७,३,१,१८.
अर्वाची- -ची ऐ. ४,२५; श. १,
४,१,४; ३,३,२, १६; ४, ३, ५,
१५; तै. १, २, १, १३; तैआ. ६,
६,२; जै. १०६^३; २००; -चीः
ऐ. १,२५; श. ७,२, १, १३; ८,
५, २, ७-१०; ७, २, १५; ११,
६, ३, २; जै. ११; ८८; -चीम्
शां. २३,३; श. १,४,१, ४; ८,१,
२५^३; ३,३,१,१; २,१६; ९,१,२,
३०; -च्यः शां. १४, ५; श. १,
४,२,४; ५,१, १०; २, ३, ३,७;
८,६,१,१४; ९,२,३,१३.
अर्वाक्-चत्वारिंश- -शेषु श. १०,२,
६,८.
अर्वाक्-पञ्चाश- -शेषु श. ११,५,५,६.
अर्वाक्-शत- -तेषु श. १०,२,६,८.
अर्वाक्-षष्ठ- -शेषु श. १०,२,६,८.
अर्वाक्-संवत्सर- -रः श. १४,७,२,
२०.
अर्वाक्-सहस्र- -म् ऐ. ४,७.
अर्वाक्-सामन्- -मा श. १२,२, १,
३; ४,१५.
अर्वाक्-स्वरसामन्- -मा गो. १,
५,२.
अर्वाग्-अशीत- -नेषु श. १०,२,६,८.

अर्वाग्-बिल- -लः श. १४, ५, २,
४; ५^३.
अर्वाग्-रजस्- -जाः तै. ३, १०,
९,४.
अर्वाग्-वसु- -सुः श. ८,६,१,२०^३;
गो. २,१,१; -सोः गो. २,१,१.
अर्वाग्-विश- -शेषु श. १०,२,६,८.
अर्वाचिन्- -चीनि शांआ. २,१४.
अर्वाचीन- -नः श. २, ३, १, १२;
तां. १८,१०,१०; -नम् श. १,
७,४,८; २,३,३, ११; ३, ८, ३,
३०; ४,५, ३, ९; ५, १, १, ५;
६,२,३,८^३; ८,२,१,२; १७; ३,१,
१; ४,१,३; २,१५; ५, १,१; ७,१,
९^३; १७^३; ३, ९^३; ९, ४,२, ४^३;
१०,२,३,१८; ५,१,४^३; तै. २, ५,
३,१; ८,९,९; तैआ. २, ७, १; ८,
१; जै. ४; ९४; १४३; २०३; जैउ.
१,१३,१,३; -जैः जै. ९७.
अर्वाचीना(-नऽअ-)प्रा(←प्र) तै.
३,३,१,३.
अर्वावसु- -सुः शां. ६, १३; गो.
२,१,१; -सोः शां. ६, १३.
अर्वाष- -षे जै. ४४^३.
अर्शसु- -सः तै. ३,७,२,३.
अर्ष-वत्(मतुप्) शां. २२,१.
अर्षु(√कृञ् वा √कृष्)- -र्षुः तै.
१,४,६,५.
√अर्ह, अर्हति श. २,१,२,११; ३,३,
३, १; ३; ४, ९; १३, ४, २, १६;
१४, ९, १, ११; अर्हति ऐ. १,
६; १५; ४, ११; ६; २३; ८, १२; १७;
२१; २३; श. ३, ३, १; ३; ५, ४, १,
१०; ६, ४, १, ८; ७, १, १; ३; ६;
१२; १४; ७, ४, १, ९; १२, ६, १,
४१; १३, १, ४, २; ७, १, १५; ८,
४, २; का. १, १, २, ७; ४, २, ५^३; तै.
१, ३, १०, ११; २, ४, ७, १०; ८, ८,
१०; ३, ९, १३, २; तैआ. ५, ७, ८;
तां. ९, ७, १२; १०, ४, ४; १६,

१, ७; १७, १, २; ९; १८, ६, २७
जै. १२४; १४३; १६१; १९४;
२१०; जैउ. १, १, ६, १; २, १, २,
८; ३, ४, १, ३; अर्हतिः तै. ३, ६,
१३, १; अर्हतिः श. ६, ७, १, ७;
अर्हन्ति ऐ. ६, ९; शां. ८, ६; श.
६, ७, १, ६; १३; १५; २२; अर्हसि
श. ११, ४, २, २०; अर्हथ श. ३,
६, २, १९; ४, ४, २, ७; अर्हामः गो.
२, ६, १४; अर्हान् ऐ. ४, ११.
अर्हणा मं. २, ८, १.
अर्हति- -र्हति ऐ. ६, १२; ऐआ. १,
५, ३; श. ३, ४, १, ८; मं. २, ४, २;
गो. २, २, २, २; -र्हन् शां. ८, ४;
२७, ४; श. ३, ४, १, ६; तै. २, ८,
६, ९^३; तैआ. ४, ५, ७^३; ५, ४, १०;
-र्हन्तम् श. ३, ४, १, ३.
अलक- -म् ऐआ. ३, २, ४; शांआ.
८, ६; तैआ. १, ३, १, २; २, १५, १.
अलक्षणा, णा- -णम् श. ७, २, १, ७,
१३, ८, ३, ८; -णाः श. ७, २, १,
७; १३, ८, ३, ६; ८.
अलक्षित(त→)ता श. ३, ३, १, १६.
अलक्ष्मी- -क्ष्मीः तैआ. १०, १;
१०; -क्ष्मीम् सा. ३, १, ५-७.
अलङ्क- -म् इव श. ३, २, ४, ११.
अलम्(=अरम्) ऐ. १, १८; ३, ४८;
५, २७; ३०^३; ७, ३; ऐआ. २, ३,
६; ४, २^३; ५, ३, ३^३; श. १, ४, २,
१^३; ३, २, १, ३०^३; ९, ३, ३२^३;
४, १, ३, ६^३; १०^३; २, १, ३१^३; ३,
४, १४^३; ५, १४^३; ४, ५, ५; ५, १, १,
१२; ३, २, ३; ६, ५, २, १; ८, ६,
२, १^३; ९, २, १, २; ३, ४८; १२, ७,
२, २^३; १४, ५, ४, १४; का. १, ४,
१, ९; १२; जै. १०२; १८६^३; जैउ.
३, ६, ३, ९; १०^३; १, १, ७^३.
अलम्/कृ, अलङ्कृवन्ति ऐ. ८, २४;
शांआ. ३, ४; ५, ४, ४; अलङ्कृ
श. ४, २, ५, ३४.

† 'अलक-' मुपा. स्वरधित्यः † उ. ऋ. १०, ७१, ६. ‡ 'अलम्न-' सा. सम्बन्धः यत्कृति W.

अलङ्कृत, ता- -तः शांआ. ३, ४;
शा. ११, ५, ७, ४; -ताः शा. १३,
४, १, ८.
अलङ्कार- -रः शा. ३, ५, १, ३६;
१३, ८, ४, ७; -रम् तै. २, ३, १०,
२, ४; -रेण शांआ. ३, ४.
अलङ्कृवा(ण)णा- -म् जै १५१.
अलङ्कृषा- -म् शा. ३, ८, ५, ८.
अलम्/भू, अलम्भवति जै. १५०.
अ-लब्ध्वा(लभ) शांआ. ४, १, २.
अ-लभमान, ना- -नः जैउ. ३, ३,
४, ११; -नम् जैउ. ३, ३, ४, ११;
-नाः शांआ. ११, १.
अलम्भ- -स्य तां. १३, १०, ८.
अलम्भ-त्व- -म् तां. १३, १०, ८.
अलर्द- -र्दः शांआ. १२, ४.
अलस- -सः ऐ. ६, ३३.
अलातु- -तुः जै. १६५.
अलीक्यु- -युः शां. २६, ५^२; २८, ४.
अ-लक्ष- -क्षाः तैआ. ७, ११, ४^२.
अ-लक्षा(-क्षअ)-न्त-त्व- -त्वाय त.
१, १, ६, ६.
अ-लोक, क्वा- -कः शा. ९, ५, २, १६;
-क्वाः शा. ६, २, २, २८; ९, ५,
२, १६^२; १४, ७, १, २२; तै. ३,
१२, ८, २.
अ-लोक-ता- -तायै जैउ. ४, ३, ७-९.
अ-लोक्य, क्वा- -क्यम् शा. ९, ५, २,
१६; १०, २, ६, ७; -क्याम् शा. ९,
५, २, १५.
अ-लोक्य-ता- -तायै शा. १४, ४,
१, ३३.
अ-लोपा(-पअ)-ङ्ग- -ङ्गः ऐ. ८, २, २.
अ-लोभ- -भाय ऐ. २, ३७.
अ-लोभ-क, क्वा- -कम् शा. २, २, ४, ४;
९, ३, १, ५; १०, १, ४, ११; १४,
४, २, ११; -कम्इव शा. ९, ३,
१, ५; -क्वा शा. १४, ४, २, ११; तै.
३, १, ४, ५.
अ-लोमिका ऐ. ५, २३.

अ-लोमन्- -मः जै. २०३.
अ-लोहित- -म् ऐ. २, १४; घ. १४,
६, ८, ८.
अल्प- -ल्पः शा. ११, १, ५, ८; -ल्पम्
ऐ. ३, ९; ७, १८; तै. १, ६, ३, ५;
-ल्पाः तै. १, ६, ३, ५.
अल्प-क, क्वा- -कः शां. २७, ४;
-कम् शां. ११, ८; जै. ८८;
-कम्इव शा. १, ७, ३, २५; -काऽ
इव जै. ९०; -कात् शा. २, १, २,
१५; -कात्इव का. १, १, २, १०.
अल्पिका, अत्यल्पिका द्र.
अल्प-घान्थ- -न्थे शां. ११, ८.
अल्प-शस्(ः) शा. ४, ६, ९, ६.
अल्प-स्व- -स्वाः गो. १, ३, १७.
अल्पा(-ल्पआ)-ज्य- -म् शा. ११,
४, २, १८.
√अव्, अवति शा. १, ६, ३, ३७; द्र.
१, २, ३३; ७, २, ३, ८; का. १, ६,
१, २; अवति ऐ. ४, १; शा. १, ३,
३, १६^२; ४, १, ४; २, ६, १, ३; ३,
३, २, १६; ६, २, २०^२; ७, ३, ९; ४,
५, ५, ११; द्र. ६, ३, १७^२; ७, २,
२, ८; १७^२; ५, १, १४^२; ८, ७,
३, २; १३; ९, २, २, २; १०, ३, ५,
१२; ४, १, ३^२; १, १४^२; २०^२; ३,
१५-१७; ५, २, २०^२; तै. १, ७, ६,
६; तैआ. ६, ६, २; तां. ६, ४, ५;
अवतः शा. ६, १, २, ३४; अवन्ति
ऐ. ८, २६; शा. २, १, ३, २^२; का.
१, १, ३, १^२; अवन्ति तै. २, ८, ५,
१; अवन्ति शा. १, ८, १, २८; १०,
४, ४, ५; १४, ४, ३, २९; अवति
तैआ. १, २, ४; ४, ५, ७; अवथः
तैआ. १, १०, २; अवथः तैआ. २, ६,
२; आवथुः शा. ५, ५, ४, २६; अवि-
ष्यति शा. १, ३, ३, १६; ३, ६, २,
२०^२; अवत् शा. ६, ३, १, २०;
अवत् शा. १, १, ४, ९; अवान् शां.
१०, ४; १४, २; १५, ५; १८, ५; शा.

१, ८, १, २८; तै. ३, ५, ८, ३; १३, ३;
अविषः ऐ. २, ४०; ४१; शा. ११,
४, ३, १९; अवतु तै. २, ८, १, ६;
अवतु ऐआ. २, ७, १^२; शा. १, ८,
३, १२^२; ५, ४, १, ३-७; ११, ८,
३, ९; १३, २, ७, ७; तै. १, २, १,
२; २, ८, ४, ८; ३, ६, २, १; ८, १७,
५; तां. १, १, १; मं. १, ७, ९; अव-
तात् शा. ३, ५, १, २९; ३०; अवताम्
शा. १, ८, २, १२; ७, ५, १, १०;
अवन्तु ऐआ. ५, १, १; शा. ३, २,
२, १८; ९, २, ३, ८^२; १२, ८,
३, २९; तै. २, ५, ५, १; ६, ५, ७;
१६, २; ३, ५, १२, १; ९, ६, १;
तैआ. ४, १, १; मं. २, ४, ५; अव
शां. २३, ३; २५, ७; शा. १, ४, ५,
४; ७, ४, २१^२; ४, ६, ६, ६^२; द्र. ४,
३, ९^२; ६, ३, १; ८, २, ३, ६; तै. १,
५, ८, २; ३, ७, ५, ९; तां. १२,
९, ३; मं. १, ७, १३; अवतम्
तै. २, ४, २, ५^२; ३, ६, ११, १;
तैआ. ४, २०, ३; अवत शा. ५, १,
५, २४; तै. २, ६, १३, ३; ३, ७, ५,
१, ६, १२; अव्यात् तै. २, ८, ४, ३;
६, ३; तैआ. ४, ११, ८; ५, ९, १०;
अवीष्टम् तै. २, ८, ६, ७.
अव- -वेभ्यः तै. ३, ४, ५, १.
अवत्- -वतः शा. ८, ७, ३, १३;
-वन् शा. ६, ४, ३, ६.
अवन्ती- -न्ती तै. २, ८, ८, ५;
न्तीः तै. ३, ९, ६, १^२.
अवन्ति- -म् गो. १, १, २६.
अवन- -नस्य तां. ८, ५, ११.
अवसे ऐ. ५, ६; १२; शां. २२, १^२;
२४, ६; २६, ९; १३; २८, ५; शा.
३, ८, ३, ३७; ४, ३, ३, १४; ६, ४,
५; ५, २, २, ८; तै. २, ४, ३, ७; ४, ४;
५, ३, २; ८, २, २; ८; ३, ४; तां.
२१, १०, ११.
अवितवे शा. ६, ४, ४, ९.

†स्वरस्तु विमर्शणीयः ‡ तुदादावस्वरसामञ्जस्यं स्यात् । § भा. मते तु 'अवस्' इत्यस्य छान्दसोऽन्त्यलोपः ।

अवितृ- -ता ऐ. ५, ६; शां. २३, १;
 श. १३, ५, १, ९; तआ. १, २७, १; ४,
 ४२, ३; १०, १, १६; जै. ३६; ६२.
 अविष्यत्- -न् श. ८, ७, ३, १२.
 अवका- -क्या श. ९, १, २, २०; -का:
 श. ७, ५, १, ११^३; ८, ३, २, ५; ६;
 ९, १, २, २२^३; २३; २४; -काम् श.
 १३, ३, ४, १; -कामि: श. ८, ३,
 २, ५; १३, ८, ३, १३; -कामु श. ८,
 ३, २, ५; ६.
 अव/काशू, अवकाशते श. ८, ७,
 ४, १८; २०; अवकाशयति श. ४,
 ५, ६, १; २; अवकाशयिष्यामि
 श. १, ३, १, २०; अवकाशयेत् श.
 १, ३, १, २०; अवकाशयेत् श. ४,
 ५, ६, ५^३.
 अव-काश- -श: ऐआ. ३, १, ५^३;
 श. ६, २, २, २९; -शम् श. ८, ५,
 १, १३; १०, २, २, ७; ८; १३, ८, १,
 १९; २०; ३, १२; तै. ३, ३, ५, १;
 जैउ. १, १, ७, २; -शा: शां. ८,
 ६; श. १४, १, ४, १; ३, ७; २, २,
 ५, १; तैआ. ५, ६, ९; -शान् श.
 ४, ५, ६, १; -शे श. ६, २, २, २९;
 ष. ३, १; ४, १; -शेन तां. १८,
 ९, ६; -शेभ्य: तैआ. ५, ११, ६^३;
 -शै: शां. ८, ६; श. १४, १, ४, १;
 तैआ. ५, ११, ६.
 अव-काश-वत्- -न्तम् श. ६, ३,
 ३, १९.
 अव-काश-वती- -ती श. ६, ३, ४,
 १०.
 अव-काशयिष्यत्- -ष्यन् श. १,
 ३, १, २०.
 अव-काशय श. १, ३, १, २०.
 अव/कृत्, अवकृन्तेत् श. ३, ३, २, ४.
 अव-कृत्य श. ३, ३, ४, ८.
 अव/कृ, अव- -कृत: तै. २, ५, ५,
 ३; अवकृरेत् तैआ. २, १८, १;

सा. २, ६, १४; अवाकीर्यत् तां.
 १७, ४, ३.
 अवकीर्यते जै. ११६; अवाकीर्यन्त
 तै. १, १, २, ५; अवाकीर्यन्त तै. १, १,
 २, ५.
 अव-कीर्ण- -र्ण: तैआ. २, १८, १^३;
 जै. ११६^३.
 अव-कीर्णिन्- -र्णिन: गो. १, ३,
 २०; -र्णी तैआ. २, १८, १; १०,
 १, १५; सा. १, ७, ९.
 अव-कीर्यमाण- -ण: जै. ११६.
 अव/क्रम्, अवक्रामति श. १३, १,
 २, ९; तै. ३, ८, ४, २; अवक्रामामि
 तै. ३, ५, १, १; अवक्रामेत् तैआ.
 १०, ९, १; अवक्रमिषम् श. १,
 ४, ५, २^३; अवक्रमु: तां. ४, ७, ५;
 अव-क्रमयत्- -न् श. ४, ५, ११.
 अव-क्रामत्- -न् श. ६, ३, २, ७^३.
 अव/कल्प, अवकल्पते ऐ. ६, २^३;
 श. १, १, १, ६; ३, १, २०; ९, ३, २३;
 २, १, ४, ६; ५, २, २८; ६, २, १९;
 ४, ५, २, २^३; ११, ७, २, ६; ७; का.
 १, ५, १, ३८; ६, २, ८; अवकल्पते
 श. ३, ४, १, ८; ४, ३, ४, ७; १२,
 ४, २, २; ९; अव- -कल्पते जै. १७;
 अव- -कल्पते जै. १७^३.
 अवकल्पयति का. २, २, ३, १७;
 तै. २, २, २, ६; अवकल्पयिष्यति
 श. १, ८, १, ९; अवकल्पय श. १,
 ८, १, ९; अवकल्पयत श. १, ३, ३,
 १३; अवाकल्पयन् श. १, ३, ३,
 १३; ८, १, ९; ३, २, १, १०; अवा-
 कल्पयन् श. १, ६, १, ९; ३, ४, ३,
 १; जै. १७; १३६.
 अवकल्पयन्ते श. ४, ३, ३, १२^३;
 ४, १, २^३; ३.
 अव-कल्पस, सा- -स: श. १, ६, २,
 ६; -सम् श. ४, १, ४, ६; -सा श.
 १, ४, १, ३७; ४, २, ५, १९; २२;

-सा: श. १, ३, ३, १८.
 अव-कल्प-त(म→)मा- -मा: श.
 २, ४, ४, १९; ४, ५, १, ९; का. १,
 ३, ४, १२; -मे श. १, ७, ३, १६^३;
 अव-कल्पि- -म् जै. १७.
 अव-क्षर- -राणि ऐ. ३, २८.
 अव/ख्या, अवाख्यत् शां. २५, ९^३.
 अवख्यापयन्ति श. १, ३, १, २६.
 अव/गम्(→गच्छ), अवगच्छति
 ऐ. ८, १०; तां. २, १, ४; ३, ७;
 ७, ६; १०, ४; ९, १, ९; १२, १, २, ६;
 जै. ३३; अवजग्मु: तै. २, ५, ४, २;
 अवगच्छत् तां. ९, १, ९; अव-
 गच्छात् श. १४, १, १, ४; अव-
 गच्छानि ऐ. ८, १०; अवागच्छत्
 तां. १२, १, २, ६; अव- -अगच्छत्
 जै. ७८; १७८; अव- -अगच्छेयम्
 जै. ७८; १७८.
 अव-गच्छत्- -न् तां. ४, ३, ७.
 अव-गत- -त: तां. २, १, ४; ७, ६;
 -तम् ष. १, २; ६.
 अव-गम्भ- -म्भ: शांआ. १३, १.
 अव/गा, अवगात् तै. २, ४, ७, ११;
 अवागात् तै. ३, ७, १०, ६;
 अवगा: तां. १, ५, ५.
 अव-गूर्ति(√गुर)- -स्थी गो. १,
 २, १५; -स्थी गो. १, २, १५.
 अव-गूर्ये सा. १, ७, ४.
 अव/गूह, अवगूहति श. ३, ७, १, २२;
 ८, १, ५; ५, ३, ५, २३; अवगूहति
 श. ३, ७, १, २२; अवगूहेत् श.
 ३, ७, १, २२^३; ५, ३, ५, २४.
 अव/ग्रह, अवगृह्णाति तां. ६, ७,
 २२; २३; अवगृहाण तां. १, ७, ८.
 अव-ग्रह- -ह: तां. १५, ७, ३.
 अव-ग्राहम्(णमुल्) ऐ. २, १९;
 शां. १४, ५; १५, ३; ४.
 अव/ब्रा(→जिब्र), अवब्राति शां.
 ३, ७; अवब्रामि श. २, ४, २,

† = कास. ७, १५; 'अपगूर्ति' इति मूपा. प्राति. । Sch. इत्यस्योभयत्र पदसुच्यौ चतुर्थीति निर्देशश्चिन्त्य
 इति विशेषः ।

२४; का. १,३,३,२०; ६,१,२२^३;
 अव...जिघ्रति श. २,६,१,३३^३;
 तै. ३,९, ४, ८; अवजिघ्रन्ति तां.
 १८, ५, १५; अव...जिघ्रन्ति श.
 २,६, १, ३३; अवजिघ्रत श. ५,
 १, ४, १५^३; ५, २७^३; अवजिघ्रेत्
 तै. ३,९,४,८; अव...जिघ्रेत् श.
 १३, ५, १, १६; अवइव...जिघ्रेत्
 शां. १३, ९; अव...जिघ्रेयुः का. १,
 ६, १, २२.
 अवघ्रापयति श. ४, ५, ८, ५; ५, १,
 ४, १५^३; ५, २७^३; ७, ३, २, १२; तै.
 १, ३, ६, ९; अवघ्रापयति श. ५,
 १, ४, १५; ७, ३, २, १२^३; १४;
 अवघ्रापयन्ति श. ८, ७, ३, १०;
 अवघ्रापयेत् तै. ३, ९, ४, ८.
 अव-घ्नैय- -म् तै. १, ३, १०, ७.
 अवचलुक- -के ऐ. ८, २२.
 अव√चर्, अवचरति तै. १, ४, ४, ७.
 अव√चृत्, अव...चृत् तै. २, ४, २, ६.
 अव-च्छाय(√छो) श. १, १, ४, १;
 ३, १, २, १५; का. २, १, ३, ८.
 अव-च्छित्त- -तः श. ३, १, २, १६;
 ३, ७.
 अव√च्छिद्, अवच्छिद्येद् जै. १३७^३;
 अवच्छिद्युः जै. २०४; अव...
 अच्छिन्त जै. १४७; अवाच्छैरिस जै.
 १४७.
 अवच्छिद्यते जै. ११; अवच्छिद्यन्ते
 जै. १२७; अवच्छिद्यै जै. ११३;
 जैड. ३, १, ३, १; अवच्छिद्यामहै
 जै. १६८.
 अव-चिच्छिस्तमान- -नः जै. १४७.
 अव-च्छिद्य तां. ८, ४, ९.
 अव√जि, अवजयति गो. २, ३, १९^३.
 अव√ज्युत्(=√द्युत्), अवज्योतयति
 श. ११, ६, १, १०; अवज्योतयति
 श. २, ३, १, १६; १२, ५, १, ८;
 का. १, ३, १, ९; अवज्योतयेत्
 श. १२, ५, १, ८.

अवज्योत्य श. १४, १, १, १३.
 अव-ज्योत्यमान- -नम् श. ११,
 ५, ३, २; ५.
 अवट- -०टः श. ६, ६, ४, ३; श. ६,
 ५, ४, ३; -टम् श. ३, ६, १, ३; ५;
 ७, १, २; ३; १०; -टे श. ३, ६, १,
 १३; ७, १, ६; -टेषु श. ३, ५, ४,
 १९; ७, ४, १, २९^३.
 अवत(ट)- -तासः ऐआ. २, १, ६.
 अव√तन्, अवतनोति श. ९, १, १,
 २७-३१; अवातन्वन् श. ९, १,
 १; २७.
 अव-तत्त- -तः तै. ३, ७, ६, १९;
 -तेन श. ९, १, १, २७.
 अव-तत्त-धन्वन्- -न्वा श. २,
 ६, २, १७; का. १, ६, २, ८.
 अव-तन्तु-मन्- -ता जै. १९०.
 अव-तान्- -नान् श. ९, १, २,
 २७; ३१; -नैः श. ९, १, १, २७^३;
 अव√तम्, अवतताम जै. १४३.
 अव-तर्द(√तृद्)- -र्दः शांआ.
 १, ८^३.
 अव-तापिन्- -पि श. १३, ८, १, ११^३;
 अवति-√अव् द्र.
 अव√तृ, अवतर श. ९, १, २, २७;
 अवतारीः तै. २, ८, ३, ३.
 अव-तो(क→)का- -म् तै. ३, ४,
 ११, १.
 अवत्त-, अव√दो द्र.
 अव-त्सार(√त्सर)- -रः ऐ. २,
 २४; शां. १३, ३; -रस्य शां.
 १३, ३.
 अव√दय्, अवदयते श. १, ७, २, ६^३;
 तां. १६, १, १२.
 अव-दग्ध(√दह्)- -म् का. २, १,
 २, ९.
 अव-दान-, अव-दानीय-, अव√दो द्र.
 अव√दी, अव...अदीमहि श. २,
 ६, २, ११; का. १, ६, २, ६.
 अव√दुह्, अवदुग्धे जै. १८५;

अव...दुग्धे जै. १८५.
 अव√दो, अव...दथाः जै. १३६.
 अव√दृशु(→पश्य), अवपश्यति तैआ.
 २, १९, १; अवपश्यामि श. १,
 ३, १, १९^३; का. २, २, ४, १६^३;
 तां. १, ५, ३; अवपश्यान् श.
 १, २, २, १६; का. २, २, १, १३;
 अवापश्यत् जै. १८२.
 अव√द, अवदृश्यात् श. ५, २, १,
 १८; १९; ४, ३, २०; २१.
 अवदीर्घते श. ७, २, १, ८.
 अव√दो, अवदृति श. १, ३, २, १०;
 ५, ३, २, ५^३; ७, ३, २०; ४, ९; २, ३,
 १, २१; ५, ३, १६; ६, १, ३२;
 ३, ८, ३, १५^३; १६; २७^३; का. १,
 ५, १, ३, ५; २, ९, १४; ६, १, २१^३;
 तै. ३, ८, २०, ४; अवद्यति श.
 २, ३, ४, १८; २०; ४, ३, ९; ५, २,
 ३७; ३८; ३९^३; ४०; ३, ९; १०; १४;
 १५; ६, १, २७-२९; ३१; ३२;
 २, ८^३; ३, ८, ३, १०; १६^३; १८^३;
 १९; ५, ७; ४, ४, २, ५; ५, १६;
 ५, २, ८; ९; ५, १, ३, ५^३; का. १,
 ४, १, १४; ५, १, ३, ६^३; २, ६-९;
 ११-१४; ६, १, १७-२०; २४^३;
 तै. १, ५, ६, ७; ६, ९, ३^३; ३, ८, १९,
 २; २०, ४; तां. ४, ९, २०; २१; गो.
 १, ३, १०; २, २, ३; अवद्यतः का.
 १, ५, १, २८; २९; अवद्यन्ति श.
 ४, ४, ५, १६; ५, २, ६, ८; १३, ५,
 ३, ८; अवद्यन्ति श. १३, ३, १, २;
 ५, ३, ८^३; का. १, ३, १, १३; ६, १,
 २२; तै. ३, ८, १९, १^३; २; २०,
 ३; तां. २१, ४, ३^३; अवद्यन्त्य-
 वद्यन्ति तां. २१, ४, १३; अवद्यामि
 तै. ३, ७, ५, ६; अवद्य श. १, ७, ३,
 ६; तैआ. ४, ३७, १; अवाद्यत् श.
 १, ७, ३, ७; अवाद्यन् श. ३, ८, ३,
 २९; अवद्येत् श. १, ७, २, ७; ९^३;
 ८, ३, २७; ३, ८, ३, २७; ४,

† 'अवयजति' इति विग्यसिन सुवचम् † अन्त्र प्रयोगदर्शनात् सन्दिग्धमस्य तिङन्तं रूपम्. C.

४,५,१७; तै. १,५,६,७; ६,३,५;
 अवद्येत् श. १,७,२,९; ४, १०^३;
 ३,८,३,२९^३; तै. १, ६, ३, ६;
 अवद्येयुः श. ४,५,२,६; अवादात्म
 का. १,४,१,१५; अव...अदिमहि
 तै. १,६,१०,४.

अव-त्त- चम् श. ३,८,३,१६; ४,
 ५,२,६; -तानाम् तै. ३,६,११,२;
 अव-दान- नम् श. १, ७, २,
 ६; ७; ३,६; ४, ११; ११, १, ८,
 ५; तै. ३,९,११,१; -ना श. १३,
 ३,४,१; -नानाम् श. ४,५,२,६;
 -नानि ऐ. ५, १६; शां. १०, ६;
 श. १,७,२,७^३; २,६,१, २७; २८;
 ३२^३; ३,८,३,२९; ३२; ३४; ५,
 १,३,५^३; ६; ११, ४, २, १६; का.
 १,६,१,१७-२०; तै. ३,७,५,५^३;
 गो. १,३,१६; १८; -ने श. २,
 ५,२,३७; ३८; ३,१४; ४, ४, ५,
 १६; ५,२,९; का. १,५,२, ८; ९;
 १३; -नेन श. २,५,२,३७; ३८;
 ११,१,८,५; का. १, ५, १, ३३;
 ३४.

अव-दानीय- यानि तै. १, ३,
 ८,४^३.
 अव-दाय ऐ. २, १४; शां. १८,
 १२^३; श. १,६,१,२१; ७,२,१०;
 ४,११; २,५,२, ३१; ३२; ३,७;
 ८; १२; १३; ६,१, ३५^३; ११, ३,
 ३,१^३; ४,२,१७; सा. ३, ६,११;
 १३.

अव-दीयमान- स्य ऐ. २,१०^३.
 अव-द्यत्- द्यन् श. ३, ८, २,
 २६; ४,४,५,१६; ५,३,२,८; तै.
 ३,७,५,५.

अव/द्युत्, अवद्योतयति जै. ३.

अव-द्रास्यत्(√द्रि)- न् श. ३, २,
 २,२३.

अव/धा, अवदधाति श. २, ५,२,
 १७; अवदधाति श. १,१,४,१०;

२,५,२,३६^३; ३७; ३८; ६,१,२७;
 २९; ३१; ३,२,४,९; ८,२, २६^३;
 ३,१३; १९; ६,५,४,३; ४^३; ९; ११,
 ७,४,४^३; १४,१,२, २१; का. १,
 ५,१,३१^३; ३३; ३४; ६,१,१७-२०;
 तां. ११,१,६; १५,७,६; अव...दधी
 श. १,६,३,११; अवदधातु मं. २,
 ६,१४; अव...धेहि श. १३, ५,
 २,३; अवदध्यात् श. ४,३,४,७^३;
 अवदध्यात् तै. २, २, १, ६; तां.
 ११,१,६; अवाधुः तै. २,४,५,५.
 अवधीयते शां. २, ११; अव-
 धीयन्ते शां. २४, ९; अवधीयेत्
 गो. २, २, ४; अवधीयेरन् शां.
 २४,९.

अव-द्वधत्- त् श. ४,४,५,१७;
 अव-धाय श. ३,२,४,८; ४,३,४,
 ६; ७; ६,५,४,३,४; श. ९, १,२,
 ९; १२,५,२,३; १४, १, २, २१;
 १, २, ९; सा. २,७,१३; ३,१,१०;
 ४,३.

अव-धान- म् श. १४,५,२,२.

अव-धि- म् श. ८,७,२,१२.

अव-हित- तः श. ३,६,२,९;
 १४,४,२,१६. -तम् तै. १०,
 ९,११.

अव/धू, अवधूनोति श. १, १,४,
 ४^३; २,१,१४; का. २, १, ३, ९^३;
 ४,१२; अवधूनोति श. १, १,४,
 ४; का. २,१, ३, ९; अवधून्वन्ति
 तै. २,२,१; अवधून्वन्ति तै. २,
 १०,६३,१; अवधून्वीत श. ५,२,
 १,१८; १९; ४,३,२०; २१; अवा-
 धूषत का. १,६,१, २५; अव...
 अधूषत श. २,६,१,३८.

अव-धूत- तम् श. १, १,४,४;
 २,१,१४; का. २,१,३,९; ४,१२;
 तै. ३,२,५, ५; ६, १; -ताः श.
 १,१,४,४; २,१,१४; का. २,१,३,
 ९; ४,१२; तै. ३,२,५,५; २, ६,१.

अव-धृत(√धृ)- तः शां. १०, १;
 १२,६; १६,२; -तम् शां. १९,८;
 -ते शां. २२,१.

अव-ध्यायिन(√ध्यै)- नौ सं. २.

अव/नर्द, अवनर्दति तां. ७, १, ३.

अव/निज्, अवननिके श. १,२,५,
 २३^३; ३, २, २, १७; ३,२, १^३;
 का. २,२,३,२१; तै. ३, २, १०,
 २; अवननिके श. ३, ३, २, १;
 जै. २,५, २, ५; अवननिके ऐ.
 ८,२७^३; मं. २, ८, ६-८; अवन-
 निक्ष्व श. २,४,२,१६^३; २३^३; ६,
 १,३४^३; ४१^३; का. १, ३,३, १४^३;
 १९^३; ६,१,२३^३; २७^३.

अवनेजयति श. २,४,२,१६; २३;
 ६,१,३४; ४१; का. १,३,३, १४;
 १९; अवननेजयेत् का. १, ३, ३,
 १४; १९; ६,१,२३; २७.

अव-निरय तै. २,११,१.

अव-नेगय- म् श. १,८,१, ११.

अव-नेजन- नाय श. १, ८,
 १,१.

अव-नेनिजान- नस्य श. १, ८,
 १,१.

अव/नी, अवनयति श. ३, ५, ४,
 १९; २०; ६,१,१३; ७,१,६; ४,२,
 १,२९^३; ३०; ३, ४,५,४, ७; २२^३;
 २३; ३,१,२०^३; ५,६,५, ५,१,३;
 ४,५,६; १२,८,२, २५; १४, ९,
 ३,४^३-८; अवनयति श. ५, ५,
 १,६; जै. १५५; अवनयन्ति ऐ.
 ३,२७; तां. ८, ४, १^३; जै. ४८;
 १८४; गो. २, २, ८; अवन्यामि
 श. ३, ५,४,२०; ४, २,४, ३३;
 अवनयामः तै. ४, १२, १;
 अवनेष्यसि श. ११, ७, ३, ७;
 अवनयेत् श. ४,२,४, १६; तै. १,
 ८,६,२; ३,७,२, १; अवन्येत् श.
 ४,२,४,६; तां. ९,१,६.
 अव-नीय जै. १८४. गो. २, ४, १८.

† सा. तु 'अवहिताम्' ‡ 'अवनेजय' इति हस्त. पाठान्तरम् ।

अव-नीयमा(न→)ना- -नासु
शां. १२, १.

अव/पत्, अवपातयिष्यति जै. ३४.

अव-पतन्त- -न्ताः तैआ. १, ९,
२; -न्तानाम् तैआ. १, १७, २;

अव-पतन्ती- -नाम् तैआ. १,
१७, २.

अव-पात- -तात् ऐ. ४, १८^३; १९.

अव/पद्, अवपद्यते तां. ७, ७, १४;

१२, १३, १२; जै. ७६; ८६; जैउ.

३, ३, ३, ९; अव...पद्यते जैउ. ३,

३, ३, ९; अवपद्यन्ते तां. १५, ५,

१६; अव...पद्यन्ते ता. १४, १, १२;

अवपत्स्यसे ष. १, ६; अवपद्ये तां.

१२, १३, ११; जै. ७६; अवपद्यातै

शा. ३, ५, ३, २५; अवपद्ये ऐ. ४, ४;

अवापद्यत तै. २, २, ९, ४; अवा-

पद्यन्त तै. २, १, १, १; अव...पद्ये

तै. ३, ८, ८, ४; अव...पद्ये

तै. ४, ३, ६; ६, २३;

अवपद्येयम् ऐ. ८, २३.

अव-पाद्- -दात् तै. १, २, ४, २;

५, १२, १^३; तां. ४, ५, ९.

अव-पाक- -कानाम् शा. १३, ७, १, ९.

अव/पृज्, अवपृज्याते तै. २, ५, ५,

३; अवपृज्यन्ति तै. २, ५, ६, ५.

अव-प्रज्ज-तस्(ः) ऐ. ३, १०.

अव-पृष्- -षः तै. ३, ७, ६, २१.

अव/प्लु, अवप्लवते तै. १, ३, ५, २;

जै. १६८; अव...प्लवते जै. १६८;

अवप्लवते जै. १६८.

अव/बन्ध्, अवबध्नन्ति ऐआ. ५,

३, २.

अव/बाध्, अवबाधते शा. १, २, १,

७; १०; १२; ४, २१; ३, ५, ७; २, २,

३, १०; ३, ६, ४, १५; ७, १, १०;

८, २, १५; का. १, २, ३, ८; २,

१; ४, ५, ८-१०; २, २, २, ८,

अवबाधे शा. १, ३, ५, ७; ३, ८, २,

१५; अव...बाधे तै. ३, ७, ६, ९;

अवबाधताम् तैआ. २, ५, ३;

अवबाधस्व तैआ. ४, ३२, १;

अवाबाधन्त शा. १, २, ४, १३;

का. २, २, २, ८.

अव/भिद्, अवभिभेद जै. १८६.

अव-भिन्न- -म् शा. १२, ४, १, ८.

अव-भृज्(√भृ)- -थ शा. २, ४, ३,

४; ४, ४, ५, २२; १२, ९, २, ४;

का. १, ५, १, ३८; तै. २, ६, ६, ३;

-थः शा. ४, ४, ५, १; १०; १४; ६,

२, २, ३८; ११, ५, ६, ३; ७, २, ७;

१२, ९, २, ४; तै. २, १, ५, २; तैआ.

२, १३, १; १०, ६४, १; ष. ४, १;

जै. १२७^३; -थम् ऐ. १, ३; ७,

१७; ऐआ. ५, ३, २; शां. १६,

१०; शा. २, ५, ३, ४६; ३, ८, ५,

८; ४, ४, ५, १; ५, ३, ५, २६; ६,

२, २, ३८; ९, ५, १, ३४; ४१; ११,

७, २, ७; १२, ९, २, १^३; १२; का.

१, ५, १, ३८; तै. १, ६, ५, ५; तां.

२५, १०, १८; २३; १३, ४; ष. ३,

१; गो. १, ४, ७; २, ४, ७^३; -थस्य

तै. २, १, ४, ९; ३, ३, १०, ४;

-थाः तै. २, ७, ९, ५; -थात्

ऐ. ८, ५; शां. १९, ३; शा. ३, २,

२, २७; ४, ३, १; ४, ५, १, २; १०,

६; ९, ५, १, ३४; ११, ७, २, ६;

१२, १, १, ११; ९, २, १२; तां. ९,

५, १२; ९, १५; १७, १३, ६; ११;

१४; ष. ३, १; -थाय शा. १२, ६;

१, ३४; -थे शा. १३, ३, ६, ५; तै.

३, ९, १५, २^३; ३.

अवभृथ-सामन्- -साम आ. १,

४६५.

अव-भृथे(-थऽइ)-ष्टि- -ष्टिः जै.

१२७.

अव-मुमा- -मः ऐ. १, १; ७, ९;

तै. ३, ९, ८, ३; तैआ. १, ८, ४; तां.

१६, १, १०; जै. ९०; १८१; -मम्

तै. १, ४, १०, ५; तैआ. १, ८, ४;

तां. १२, १३, २७^३; जै. ७४^३; ९०;

-मा ऐ. ४, ३२; शां. २२, २, २४,

२; शा. १०, २, १, २^३; -माः ऐ. ३,

३७; ऐआ. ५, १, १; -मे तै. २, ७,

१२, ४; ८, ४, ८; -मैः तां. १, ५, ९.

अव/मद्, अव...मदिमहि तै. १,

६, १०, ४.

अव/मन्, अवमन्येताम् तां. १९,

४, १०; अवमंसते जै. १०३.

अव-मान- -नः तै. २, ७, १३, २.

अव/मिद्, अवमेहेत् शा. ४, २, ४,

८; अवमेहानि शा. ४, २, ४, ८;

अव/मृज्, अवमार्ष्टि शा. ४, १, २,

२२^३; अवमार्ष्टि शा. ४, ५, ५, ६.

अव/मृश, अवमृशान् शा. १, ७,

१, २०; अवमंशतु तैआ. १०, १,

१३; अवमृशेत् शा. १, ५, ३, १३;

अवमृशेम का. २, २, ३, २३.

अवमंशयति शा. ३, ५, ४, १५.

अव-मंशम्(णमुल्) शा. १, २, ३,

२४; २६; २, ४, ८; का. २, २, ३,

१३; २१; २३^३; ४, ५.

अव/यज्, अवयजते शा. ९, १, १,

१०; १२, ९, २, ४^३; १३, ३, ६, ५^३;

तै. १, ६, ५, १^३; ३, ४^३; ५, ६; ७, ७,

५; ८, २; ६; ८, २, ४; ६, ३; ३, ९,

१५, १, २^३; ३^३; तैआ. ५, ९, १^३;

अवयजति तां. १३, २, ४; १५, १,

३; २, ४; ७, ७; अवयजे तै. १, ४,

२, ३, ४^३; तैआ. ४, ११, १^३; १४,

१^३; अव...यजे तै. १, २, १, ९;

अवयजामहे शा. २, ५, २, २५; का.

१, ५, १, २३; तै. ३, १०, ८, २;

अव...यक्षि शा. १२, ९, २, ४;

अव...अयाद् तै. २, ६, ६, ३.

अव-यजन- -म् शा. १२, ९, २,

३; तै. २, ६, ६, २; तां. १, ६, १०^८.

अव-यज्- -याः शा. २, ५, २, २८;

का. १, ५, १, २५.

अव/या, अव...अयासीत् शा. ४,

४, ५, २२; अव...अयासिषम् शा.

२, ५, २, ४७; ४, ७, २२; का. १,

५, १, ३८.

अव-यासु(√यस्)-साय तैआ.
३,२०,१.

अवर,रा-रम् शां.११,५; शा.१,६,
३,११; छ,१,१,२२;२३; ५,१,१,
१२;१३; ९,२,३,३९; १०,५,२,
४; १४,१,३,२६; ४, ६; २, १;
१४;२१;२,१३;१६;१८;३२;४०;
तै. १,३, ३, ३; ६, ८; तां. २०,
१६, ७; गो. २,३,११; -रस्मै†
शांआ. ५,१; -राणि तैआ. १०,
६२,१; -राज् शा. ६,४,५,१; सा.
१,५,१५; -राभ्याम् ऐआ. ३,१,
३; शांआ. ७,११; -राम् तै. १,
३,६,३; जै. ११; -रे ऐ. २, ३;
३,३७; शा. ९, २, ३, ३९; तै. २,
६,१६,२; -रेण ऐ. ३,३७;६,५;
शा. ७,१,१,२४; तै. ३, ११, ७,
४; जैउ. १,१,६,४; -रेभ्यः शा.
३,६,४,६; -रेषाम् शां.२६,१;
शा.१२,२,३,६;सा. १,१,८; -रैः
शा. ४,१,२,१६; तै. २,५,६,५;
अ-वर-भद्र.

अवर-तर-रःऽइव शा.३,१,१,१.
अवर-पर,रा-रम् तै. १,७,१०,
५; -रा ऐआ.३,१,६; शांआ. ७,
१५; -राम् ऐआ.३,१,६;शांआ.
७,१५; -रेण शांआ. ७,१५.
अवर-पुरुष-षाः ष. २,१०.
अवर-सकथ-म् गो. १,३,१८.
अवर-स्-पर-राय तै. ३, ४,
१३,१.
अवरा(-रऽअ)-र्ध-म् गो. १,
२,५.
अवराध-तुस्(ः) शा. ९, १, २,
१६.
अवराध्य,ध्यी-ध्यः शां. ७,१;
शा. ३,१,३,१,५,२, ३,६; ९, १,
२, १६; -ध्यम् शां. २५, १५;
-ध्यस्य शां. २५,१५; -ध्यो गो.
१,५,२५.

अव/राघ्, अवराम्नाति ऐ. ३, ७.
अव/रुघ्, अवरुन्धे ऐ. १, ६;२९;
२,१७;२०; ३, २; ५, २२; ६,२;
७; ऐआ. १,१,२;३,३,७; शा. छ,
१,१, १६; ५,२,३,९; १०; ३,५,
४; ५,४, १४; ५, ५, १०; ११;
१०,४,४,३; ११, ६, १,८-११;
१२;१३; शा. १२, २, ३,१; ३,
३,१२; १३; २, ७,८; ९, ११,
१३;१४; १५; १६; १९; २०;
३,७;८;१२;१७-१९;२२; ८, १,
२;४;५;२०;२,१३;२९;३०;३१;
३२;३३-३६;३,१३;९,१०;२,
९; १३,१,१,४; ३,५;८; ७,१;
२,४;२,१२; ४,१,५, १; २;३;
६,१४-१६; ४,१, १३; २, १०;
३,१५;६, २, ५; का. २, २; ३;
१७; तै. १, १, ३,१; ४;९; १०;
११;१२; ४,१; ३;६, ५; ६; ७;
१०;११;८,६; २,५,२;३,१;
३; ४, १;२;५, २;३; ६, २;३;
६;७;८;९;८,१;५;१०,२; ४, ९,
४;५;६;१,७;९;१०;११; ३,२;
४;४,३;४;५;७,६;७, १,१;३,२;
३-७; ४,३;५,२;४;६, ४;५;७;
१; २;३; ८, १; १०,४; ८,२,१;
२;४;५;३,४;५,३;६,३;६;२,१,
३,६;५,५;६;९, २;२,६, ३;७, १,
१;२;३;४;२,१;३, ३; ९,२;१०,
२;३,२,३,२;८;४,६;९,३; ३, ५,
३;६,२;८,५;९,४; ७,१, ५; ७;
८,१,१;२, १;२; १०, १;२; ४;
१५,२;३;१६,२;३; १७, ४;५;
१८,१;२;३;४;५; २०, ४; ५;
२१,२;२२,३; ९,१,१; २; ४;२,
१; २; ३; ४; ३,१; ४,६; ७;५,
३;४;५; ७,२;४; ८, २; ९,
३;१६, २; ३; ४; २०, १, ३;
तैआ. १,२४,१;४;२५,२;२६,६;
५,२,१;५;११; ३, ९; ४, ७;

९;१०;६,१; २; ४;७; १०; ७,
१२;९;३; तां. ५,५,२; ७, ७,१;
३;४;६;७;८; ८,१०,२; ४;६;८;
१०; ९,५,६; १०, ३, ११; ११,
८,८;११;१३; १२,४, २; ५,२०;
११,२२; १३,३,१२;२२; ६,९,
१२,५; १४,४,७;६,४;६; ८;१०;
१५,१,८;३,२३; १०,७; १६, ६,
२,३;४;७; ८; १०; ७, ५; ९; ५;
११,१०;१३,११; १४,७; १६,६;
१८,२,११;४,११; ७,२;९,२;५;
१९,२,३;५,३;५;८;७,६;७; १०,
५;६;७;१७,६;१८,३; ४;५; २०,
२०,१०,१; २१, ६,३; २२, ६,
४;१०,४; २३,८,४; जै. ६; ५०;
५२; ५६;७०; ७२; ८२; १४४;
१८६; ष. २,१०; ३, १; गो. १,
१,३९;२, २;३;४; २, २, १३;
३०,४,७,५,१३; अवरुन्धेऽवरुन्धे
ऐ. छ,६; अव...रुन्धे शां. १२,
८; शा. ११, २, ७, ९; १३-२०;
२८; २९; १२, ८, २, ३३; ३४;
तैआ. ५,१,७; जै. २०; ५६; ७२;
८०;८४;८५;१३१; १८६;१९१;
२०३;२०४; २०७; अवरुन्धते ऐ.
५,२;२३; शा. छ, ६,९,२०; तै.
१,२,२,४;५; ५,२;३;६,१;३, ७,
७; तां. ५,६,११;१४; २३, ३,४;
८,४;१७,२; २१,३; २४,१; २६,
३;२७,३; २४,१,१४;५,२;६,३;
७, २; ८, २; ३; ष. ३, १२; जै.
१६५;१६७; अवरुन्धे शा. ५,३,
५,४; अवरुन्धिरे जैउ. छ, ८,४,
६; अवरुन्धे शा. १४, ६, १, २;
अवरुन्धे ऐआ. १,४, ३; अव
रुन्धामहे जै. १४३; १६५;
अवारुन्ध शा. १३,१,७,१; २,४,
१;२,१,३; १४,४,३,१; तै. १,
६,१,७;४,५; ३, १, १; ९,
१,१;२,१;३; शा. १४,९,३४;

† Br. हस्त. 'परस्मै' इति पाठः । 'अपरस्मै' इति Kt. सम्मतः ।

२०, १०, १; २३, २१, २; २७, १;
 २४, ७, २; ष. ३, ७; जै. २०; ७२;
 ८०; ८२; १७७; अव... अरुन्धत्
 शां. १२, ८; अवारुन्धत् ष. ४, २;
 अव... अरुन्धत् शां. १२, ८;
 अवारुन्धाताम् जै. ८४; अवा-
 रुन्धत् ऐ. १, १२^३; तै. १, १, ६,
 २^३; ३, १, १^३; ४, ९, १^३; २^३; ८,
 ३, ३; अवारुन्धत् तै. १, ४, ९, ४^३;
 ५^३; तैआ. ५, १, ६; तां. १०, १२,
 ३, ४; जै. ५६; १४३; गो. १, २,
 २२; अव... अरुन्धत् तैआ. ५,
 ७; अवरुन्धीत् ष. ५, २, २, ३^३;
 १०, ४, ४, ३; अवरुन्धीत् झ. १३,
 १, ३, २; तै. १, १, ४, १; ७, ३, २;
 तैआ. ५, ४, ३; अवरुन्धीरन् तै.
 १, ७, ३, ७; अवरुन्धीय ष. ५, ३,
 ५, ४; तै. १, २, १, ६; ३, ९, २, १; जै.
 ८२; गो. १, २, ६; अव... रुन्धीय
 शां. १२, ८; अवरुन्ध्यात् शांआ. ४,
 ३^३; गो. १, २, ६; २, ३; अवारुन्धत्
 ष. ४, ९, २०^३; अवरुन्धत् जै.
 २०३; अवारुन्धत् जै. १६२.
 अवरुन्धन्ते ऐ. २, १७; ६, २; तै.
 १, ३, ४, १; २, ३, ६, ४; ३, ३, ८,
 ८, ४; ९; १०, १.
 अवारुन्धन्त ऐ. १, १२; तै. १, १,
 ६, २.
 अव-रुद्ध, द्वा- -द्धः जै. ३३;
 -द्धम् ष. ११, २, ७, १-५; १२,
 १, ३, २३; ७, ३, १९; ८, ३, १७;
 जै. १५७^३; १६२; गो. १, ४, १३;
 -द्वाः शां. ११, ३; ष. १२, ७, ३,
 २०; तै. १, १, ५, ९; ३, २, ७; ३,
 ९, १, ४; तां. २, २, १०; ६, ७, ९;
 ७, ९, ६; -द्धेत् तै. १, ३, ८, २.
 अव-रुद्धि- -द्धये का. १, १, १,
 ५; ४, १, १२; -द्धिः जै. १८६;
 १९१; २०२; -द्धयै ऐ. १, १२;
 २, १७; १८; २०; ३, १९; २४; ३१;

४, ६; १२; २१; ५, ३; ४; १६; १७^३;
 १८^३; १९^३; २०^३; २१^३; ६, २; १५;
 २०^३; २१; २४; ८, २०; २७; ऐआ.
 १, १, २^३; ३; ४; २, ३; ४; ३, ७, ५, २^३;
 शां. ७, १०^३; १०, १; १२, ८^३; २६,
 ३; ष. २, १, १, ७; ३, ४, १५; ३,
 ३, ४, २७; १२, ७, २, ८; १०; १३^३;
 १८; २१; ८, २, १६^३; १३, १, ३, २;
 ७, ४; २, ८, ५^३; ३, १, ४; ३, ६; ४, १,
 ५; ६; १०^३; १३; १५; २, २^३; १३^३;
 ५, १, ४; १५^३; ३, ९, ११; ६, १, ३;
 ६, ११; २, ३; १२, १९; ७, १, २; ९,
 १२; तै. १, १, ६, १०, ११^३; २, १,
 ६; २, २; ३, ४; ५, ३; ६, ५; ६; ३, ७,
 २; ८, १^३; २^३; ५; ६, ४, ५; ७, ६, ५;
 ८, १, २; २, २, ५; ५, २; ३, ३, १, ४;
 ६, ७, ९; १, ८, १४, ५; १७, ५; १८,
 ३^३; ६; २०, १^३; २; ३; ९, ३, १; २^३;
 १६, ४; २०, १; १२, ५, ९^३; तैआ.
 ४, ४२, ५; ५, ३, ५, ४, ३; तां. २,
 ५, ४; ११, २; ४, ९, २३; ६, ५, १४;
 ११, ४, ८; ६, ६; ७; १०, ४; १२, १,
 ६; ९; ४, ६; १८; १९; ७, ८; ८, ६;
 ९, १२; १०, ८; ९; १९; २४; ११,
 १४; १६; १३, १, ९; ३, ६; ५, १५;
 ६, ७; ७, ७; ८; १४; ९, ९; १३; २१;
 २७; ११, २; ११; १२; १७; १४, १,
 ७; ३, १९; ५, ५; २७; ७, ३; ७, ९, ८^३;
 १८; २२; ३२; ३८; ११, ९^३; ११;
 १९; २६; ३१; १२, २; १५, १, ४;
 ५; ११; ३, १०; ३४; ५, २२; ३४;
 १०, ११; ११, १२; १३; १८, ६, ८;
 १९, २, ४; २२, १६, ३; ष. २, १;
 जै. ६२; १२६; १३०^३; १३२^३;
 १४३^३; १६५^३; १६७; १७०; मं.
 २, ८, ८; गो. १, २, २४^३; ५, ४; २,
 १, १९; ६, २; ३^३.
 अव-रुधम् (कमुल्) तै. २, १, २, १.
 अव-रुध्य तैआ. १, २३, ९; तां.
 १०, ४, ६; ९; जै. १६२.

अव-रुन्धत्- -न्धन् ष. ११, ६,
 ३, १.
 अव-रुन्धान- -नः शां. १२, ८^३;
 -नाः ऐ. ४, १६.
 अव-रुत्समान- -नः तै. २, १,
 २, १; -नाः ष. १०, ४, ३, ६;
 तैआ. ५, १, २; जै. १६२.
 अव-रोध- -धाः ऐ. ७, ३०; ३१;
 -धान् ऐ. ७, ३१^३; -धैः ऐ. ७,
 ३१^३.
 अव-रोधन- -म् ऐ. ४, १४^३.
 अव-रो(-धिन्-→)धिनी शांआ.
 ४, ३^३.
 अव/रुद्ध, अवरोहति ष. १, १, २,
 २२; ५, १, ५, ४; ऐआ. ५, ३, २;
 अवरोहैत् ऐआ. १, २, ४^३; अवा-
 रोहन् जै. १८८; अवारुक्षत् ष.
 १२, ४, २, ७; ३, ७.
 अव-रुद्ध ऐआ. ५, १, ४; गो. १,
 १, ३९.
 अवर्ति(-वञ्छति)- -र्तिम् तै. १, ४,
 ३, २^३; ५, ९, ६^३; ७^३; २, ५, ६, ३;
 तैआ. १, १, ३; २१, २; -र्थै तै. २,
 ५, ६, २; ३, ४, ८, १.
 अवर्ति-कास- -मस्य तैआ. १,
 ११, २.
 अव/लम्ब, अवलम्बते तैआ. ७,
 ६, १.
 अव-लम्ब- -म्बः जै. १३७^३.
 अव-लिम्पत्(/लिप्)- -न्तः जै.
 १७६.
 अव-लेप- -पेन जै. १७६.
 अव/लिह, अवलेहि जै. ५३^३;
 अवालेट् ऐ. २, २२.
 अव-लिह(त्→)ती तां. १३,
 ६, ९.
 अव/लुप्, अवलुम्पतु तैआ. १०,
 २४, १; २५.
 अव-लुप्त-जरायु- -युः ष. १, ३;
 २, २,

† 'अवरुन्धति' ? हस्त. अज. सु. पाठः ।

अव-लेखन- -म् सा. ३, १, २.
 अव/वद्, अववादिष्म ऐ. ५, २, २.
 अव-वदित्- -ता ऐ. ५, १४;
 -तारम् ऐ. ५, १४.
 अव/वा, अववासि जैउ. ३, ५, २, २.
 अव/वृज्, अववर्ज्युः तै. १, ४,
 ६, ५.
 अव/वृष्, अववर्षेत् श. १२, ४,
 २, १०.
 अव-वृष्ट- -ष्टस्य तां. ९, ९, १०;
 -ष्टेन तै. ३, ७, २, ३.
 अव/व्यध्, अवविध्येत् तै. १, ६, ३, ७.
 अव-विद्ध- -म् तै. २, ८, ७, ८.
 अव-व्यय(√व्ये)त्- -न् तै. २, ४, ५, ५.
 अव/शद्, अवशीयते जै. १२९;
 अवशीयन्ते श. ५, २, ३, २; अव-
 शीयताम् तैआ. ६, ४, १.
 अव-शाय जै. १२९.
 अव-शान्त(√शम्)- -न्ताः ऐ. ३,
 ३४.
 अव/शिष्, अवशिष्यते श. १४, ८,
 १, १; अवशिष्यते तै. ३, ७, ६,
 २०; ष. ४, ६.
 अव/शृ, अवाश्रणात् तां. ७, ५, २.
 अव/श्चुत्, अवचुश्चोत् तै. ३, ७,
 ३, ६; ७.
 अव-श्चोत्- -त् श. ४, १, १, १७;
 २, १७.
 अव/श्रथ्, अव...श्रथाय श. ६,
 ७, ३, ८; सं. १, ७, १०.
 अव-ष्टब्ध(√स्तम्)- -ब्धः ऐआ.
 ५, ३, ३.
 अव-ष्ट्यू(त→)ता(√ष्टि) - -ताः
 श. १, २, ३, १; का. २, २, १, १५.
 अवस्-अद्र.
 अव/सद्, अवसीदेत् तां. २१, १४,
 १५.
 अव-स(भ→)भा- -भाः श. १, ३,
 १, २१.
 अवसर्जन- अव/सृज. द्र.

अव-सान-, सित-, अव/सो द्र.
 अव/रसु, अव...सुवामि तैआ.
 २, ६, १.
 अव/सृज्, अवसृजति शां. २, २;
 अवसृज तैआ. ६, ४, २; अवासृजः
 तै. २, ६, ९, १; अवसृजत् सा.
 २, २, १; अवसृजेयुः ऐ. ४, १३;
 तां. ४, ३, ६.
 अवसृज्यन्ते जै. १६८; अवसृज्ये
 जै. १६८; अवसृज्येयुः जै. १७०;
 अव-सृजन- -नाय श. ७, २, १,
 ११.
 अव-सृज्य शांआ. २, १६.
 अव-सृष्ट- -ष्टः तै. २, ६, ८, ४;
 ३, ७, ६, २३; -ष्टासः तै. १, ४,
 २, २.
 अव/सो, अवस्यति शां. १३, ७;
 शांआ. २, १; श. ६, ८, १, ३; ७,
 ३, १, ७; अवस्यति श. ६, ७, ४, ८;
 ९; ८, १, ३; ७, १, १, १; अवस्यन्ति
 तै. ३, ३, ११, २; अवसास्यसि
 गो. २, १, ८; अवस्य ऐ. १, १३;
 शां. २६, १६; अवास्यत् श. ६,
 ७, ४, ८; अवस्येत् शां. ३, २; ८,
 ९; तै. १, ५, २, ६; ३, ७, १, ४.
 अवसाययति ऐ. १, १३; अव-
 साययेत् श. ६, ७, ४, १५.
 अव-सान- -नम् शां. ११, ५;
 श. २, ६, २, ७; ६, ७, ४, ८; ८, १,
 ३; ७, १, १, ३; ४; १३, ८, २,
 ४; का. १, ६, २, ४; तै. १, २, १,
 १६; ३, ७, ९, ७; ९, ९; १४, ५;
 तैआ. १, २७, ६; ६, ६, १; गो. २,
 ३, ११; -नस्य श. ७, १, १, ३;
 १३, ८, २, ४; -ने ऐआ. ५, १, ६.
 अव-सान-दर्श- -शीं तां. ५, ७,
 ४; ११, ५, १९; जै. १६८; गो.
 २, १, ८.
 अव-सान-पति- -पतेः तै. ३,
 ७, ९, ७.

अव-साना(-नऽअ-)र्थ- -र्थे शां.
 ११, ५; गो. २, ३, ११.
 अव-सित- -तस्य तै. २, ८, ४, ३;
 -ताः श. ७, १, १, १; -तान् श.
 ७, १, १, १; ५; -ते ऐ. ५, २५.
 अव/स्कन्द्, अवस्कन्देत् जै. १२१;
 अव-स्कन्ध ष. १, १.
 अव-स्कन्ध- -म् गो. २, २, १२.
 अवस्तात्(-वस्+तात्) ऐ. ३, ४४;
 ४, १३; १४; १८; १९; शां. २४,
 ४; ५; श. ४, ४, २, १४; ७, १, १,
 २४; ४, १, १०; ८, ६, १, २३; ९,
 ३, १, ६; तै. १, २, ४, १; ५, १, १;
 २; ३; ४; ५; २, ३; ३, ४; २, ८, ९;
 ५; तैआ. ५, ७, १२; जै. १९४;
 अवस्तात्प्रपदन- -नः श. ८, ६,
 १, २३.
 अव/स्तृ, अवस्तृणाति श. ३, ५, ४,
 २०; २१; ६, १, १४; ७, १, ७;
 अवस्तृणामि श. ३, ५, ४, २१.
 अव-स्ती(णि→)णां श. ६, ६, १,
 २३.
 अव/स्था, अवतिष्ठति श. ५, ४, ३,
 २२; अवतिष्ठन्ते तां. १३, ९, १६;
 अवतिष्ठेताम् तै. १, ७, ९, ६;
 अव...अतिष्ठत् ऐ. ६, ३६; तैआ.
 १, ६, ३; गो. २, ६, १६.
 अव-तिष्ठत्- -न् जै. १८०.
 अव-स्थाय जैउ. ३, २, ३, ७.
 अव-स्थित- -ताति गो. २, ५,
 ११.
 अव/स्फूर्ज्, अवस्फूर्जति श. ११,
 ५, ६, ९; तैआ. २, १४, १.
 अव-स्फूर्जत्- -र्जन् श. ८, ६, १,
 १०.
 अवस्यु-, स्यु-, अवस अद्र.
 अव/हृन्, अवहृते जै. ११६; अव-
 हन्ति श. २, ४, २, ३; ६, १, ८; २,
 ५; ३, ५, ३, १५; ६, ३, ४, १२;
 का. १, ३, ३; ६, १, ७, २, ३;

† 'अवसानदेशी' इति मुपा. चिन्त्यः ‡ स्वरस्तु चिन्त्यः । आमन्त्रितस्यासुदात्तत्वे निष्पत्तत्वे च उभयसद्भावात् ।

अवगन्ति श. १,२,२,४; का. २, २, १, ४; अवजहि जै. १६०^३; अव...जहि मं. १, ७, ९; जै. १६०; अवाहन् जै. १६०^३; अवा- हताम् श. ५,२,४,१२; अवाहन् श. ३,५,३,१५^१; ५,२,४,७; जै. २२. अवाघातयेत् श. १४,९,४,१२. अव-भृत्- -न्तः श. १. २, २, ११, का. २,२,१,८. अव-हस्य तां. ८,९,१५,१६. अव-हन्यमान- -नामाम् का. २, १,३,८.

अव/इहा, अवहाः तैआ. ६,४,२.

अव-हित- अव/घा द्र.

अव/दृ, अवहरते श. ५, ३, ४, ९; अवहरति तै. १,६,५,१; अवहरावहै जै. १९२; अवजहार जै. १०८; अवजहिरै जै. १९२.

अ-वाक्, अ-वाक्, अ-वाच्य- , अद्र.

अवाञ्च्(-व/अञ्च्)- -वाक्, ग् श. ६,७,१,९; श. ९,१,२,२२^३; १४, ६,८,३-७^३; -वाक् ऐ. ७, ३१; श. १,४,३,१०; ३,८,३,१२; ५, ४,३,२३; ६,१,१,३; ७, १,२,७; १४,५,१,३५; ८,३,४, ५,४, ३, ११; ७,४,१९; ९,३,१,२४^३; १०, ३,१,१; ६; ११,१,६, ८; ३०; ५, २,४; १२,७,३,२२; ९, १,७; का. २,२,४,१०; तै. १,५, ६, १; तां. १,५,५; ष. २,२; सा. १, ८, ९; जै. २४; -वाचः श. ५,५,४,१०; तै. १,२,४,२; ५,१२,१^३; -वाचा श. १,४, ३, २०; -वाञ्च् ऐ. १, १७; २०^३; ३,२९; ऐआ. १, ५, १; शां. २५,१२^३; श. १,४,३,८; ६, १,२,११; ७,१,२,१५^३; १०, १, ३,१; ११,२,६,९; १४,६,११,५; तै. १,५,६,१; -वाञ्च् श. १,४,३, २०; ४,१,२,२२^३; ५,५,६; १२,७,

२,१; ३,२२; तै. २,३, ६,३; ७, ३; जै. १२७; १३०^३; मं. २, ७,४; -वाञ्चि श. १, ३,३, ७; -वाञ्चौ श. ६,४,२,५; ८,४,२, ७; ९, ४, ३,६; १२,१,४,३; २,४,१६; ३, १,८; जैउ. २,२,३,९; १०; ४,९; गो. १,५,३; ४. अवाची- -ची श. १४,६, ११,५; तै. १,८,५,२; २, १, ४,२; -चीः श. २,५,१,११^३; २०^३; २,५; ७, ९; ४,४,१^३; का. १,४,३, ९^३; १६^३; ५,१,४,५; ७; ३६; जै. ८८^३; १२७; -चीम् तै. २,१,४, १; तैआ. ६,१२,१; -च्याम् श. १०, २,६,३. अवाक्काऽ- -क्काः श. ९, १, २, २२^३; अ-वाक्, अद्र. अवाक्-छा(←शा)ख- -म् तैआ. १,११,५. अवाक्-नाभि सा. १,५,१५. अवाचीन- -म् श. १,३,१, १३; ४,२,४,२; १५^३; ५,२,१,८; ८,२, १,११; १८; ३,४,१३^३; ४,१,६,२, १६; ७,४,२०; २१; १२,९,१,७; १३,६,१, ११^३; तै. २,१,४,४. अवाचीन-त्रिल,ला- -लया तां. २,१३,२; -ला तां. २, १३, १; -लेभ्यः तां. १५,५,१६. अवाचीन-वकल- -लः शां १०,२. अवाचीन-शी(ष न् →), ण्णी- -ण्यः श. ४,५,५,६. अवाचीना(-नऽअ-)प्र- -म् ऐ. २,१^३. अवाञ्च्(-व/अञ्च्), अवाञ्चि तां. १०,४; १४,२; १५,५; १८, ५; श. ४, ३,२, ६; जैउ. ३, १, ३, २; अवाञ्चात् शां. १२, ४; २३, ५; ६^३; श. १,३,५,१४; ११, १, ६, ३२^३; जैउ. ३,१,३,१; जै. ३४^३.

अवान- -नः जैउ. २,२,३, ६; ७; ४,५; ६. अवानत्- -नन्तम् शां. १४, २; २३,६. अवा(-वऽअ-)न्तर,रा- -रम् ऐ. ३, ३१; तै. २,३,५, ४; -राम् श. ३,१,४,१; ४,३,१; २^३; ३; ९; -राचै तैआ. २,२०,१. अवान्तर-दिश- -दिक्षु श. १३, ८,१,५; -दिग्भिः शांआ. १०,६; -दिशः शांआ. १०,६^३; श. १,८; २,४०^३; २,६,१, १०^३; ११^३; ६, १,२,४; ३,१,४४; १४, ९,१,१४; ८,५,२,१३; १०,६, ४, १; ११, १,६,२७^३; १३,२,१०,३; का. १, ६,१,७^३; तैआ. १०, ६३,१; जैउ. १,५,१,२; -दिशम् श. २, ६,१, ३६; का. १,६,१,२४^३. अवान्तर-दिशा- -शाः तै. ३, ९, ६,५; तैआ. ३,९,२; ४, ४२, ५; ७,७,१; १०,६३,१. अवान्तर-दीक्षा- -क्षा श. ३,४, ३,२; -क्षाम् श. ३,४, ३,८; १२, अवान्तर-देश- -शम् श. ११,६, १, २; ७; जै. ४७; -शात् शां. २८,४; -शे ऐ. ८,१०; श. ८, ४, ४,१०; १३,८, ३,१०; सा. ३,३, ५^३; -शेषु सा. ३,३,५. अवान्त(-रऽइ-)रेडा- -म् ऐ. २, ३०^३. अवाप्(-व/आप्) अवाप्नोति सा. १, ३,३; ८; ४,२; ६; ८-११; २१; ३, २,४; ५; ९, ३; सं. २; ४; गो. १, ५,१०^३; अवाप्नुवन्ति गो. २, ६, २; अवाप्नवाम ऐ. ६,१८; ८, ४; ऐआ. २,४; अवाप्नुवन् ऐ. ६,३२; २,६,१२; अवाप्नुयाम गो. १,४, १५; १९; २१. अवापि^३ तैआ. ४,४०,१^३.

† मुपा. चिन्त्यः ‡ 'अवाक्' मुपा. स्वरश्चिन्त्यः । § 'अवका' इत्यस्य विग्रहे प्रयोगः । ¶ प्राप्तमित्यर्थयन् सा. तु/वातेराह ।

अवाप्यते शां. २२, ६.	अवेक्षिष्यमा(ण→)णा श. १, ३, १, १३; का. २, २, ४, १०.	१, ३; तै. ३, ३, १, ३; तां. २, १, ४; -का: गो. १, ४, ३.
अवास-सम् गो. २, २, २०.	अवेक्ष्य श. १२, ४, ४, ६; ७; तां. ६, ७, २४ ^२ ; जै. २०९.	अ-वष्टोः(तोसुत्) ऐ. ३, १८.
अवार(-व/क्) -मूर्त् ऐ. ४, १४ ^३ .	अवेष्ट(-व/यज्) -ष्टा: श. ५, ४, १, १.	अ-वश- -शान् तैआ. ६, ३, २; मं. १, १, ३.
अवाच्छे(-व/क्च्छ), अवाच्छेत् श. १, ८, ३, २७.	अवेष्टि- -ष्टय: तै. १, ८, ३, १; -ष्टी: १ श. ९, ४, ३, १०.	अ-वशी-कृत- -ता: ऽइव जै. १८.
अवाञ्ज(-व/अञ्ज), अवाञ्जति का. १, १, ४, २३ ^३ ; अवाञ्जन्ति श. ४, ५, ८, ११.	अवोक्ष(-व/उक्ष), अवोक्षति श. ६; ८, १, १२; १०, २, ३, १ ^३ ; का. १, १, १, २; तै. १, १, ३, १; अवोक्षन् श. ९, १, २, २१.	अ-वश्य-कर्मन्- -ण ऐआ. ५, १, ४.
अवास(-व/अस्) अवास्यति श. ६, ३, ३, ६.	अवोक्षणी(य→)या- -या: जैउ. ३, २, ५, ९.	अ-वषट्/कृ, अवषट्कार्षात् गो. १, ३, ४ ^३ .
अवे(-व/इ) अवैति शां. १६, १०; श. ६, ३, १, २४; ११, ७, ४, ३; तै. १, ६, ५, ५ ^३ ; २, ७, ९, ५ ^३ ; अव... एति तैआ. १, ९, ६; अवैष्यमि जै. ३४; अवैष्यामि जै. ३७; अव- यन् ? तैआ. ६, १२, १; अवैत्तु श. १४, ९, ४, २२.	अवोक्षित- -ते श. ६, ४, ४, १८; -तम् श. ६, ४, ४, १८.	अ-वषट्-कृत, ता- -ता: तां. ९, ६, २. -तम् श. ४, ६, ७, ६ ^३ ; -तस्य जै. १८; -ता: शां. १२, ४ ^३ .
अव...ईमहे तैआ. २, ४, १; अव... (ईमहे) तै. २, ७, १६, ४; ८, १, ६.	अ-वं(श→)शा- -शो तै. २, ८, ४, ७.	अ-वषट्-कृत, ता- -ता: तां. ९, ६, २. -तम् श. ४, ६, ७, ६ ^३ ; -तस्य जै. १८; -ता: शां. १२, ४ ^३ .
अवेत्य- -स्य: तै. २, ७, ९, ५.	अ-वचन- -नात् शां. २६, ३.	अ-वषट्-कृत, ता- -ता: तां. ९, ६, २. -तम् श. ४, ६, ७, ६ ^३ ; -तस्य जै. १८; -ता: शां. १२, ४ ^३ .
अवेक्ष(-व/ईक्ष), अवेक्षते ऐ. १, २२; ६, १; श. १, ३, १, १३; १८ ^३ ; १९; २६; २७; २८; का. २, २, ४, १०; १५; १६; तै. ३, ३, ४, १; तां. १२, १३, ३२; ष. १, ७; जै. ७७;	अ-व(ण्ड→)ण्डा श. ३, ३, १, १६.	अ-वषट्-कृत, ता- -ता: तां. ९, ६, २. -तम् श. ४, ६, ७, ६ ^३ ; -तस्य जै. १८; -ता: शां. १२, ४ ^३ .
अवेक्षते तै. ३, ३, ४, २; ५, १, २; ? अवेक्षते श. १, ३, १, १९; अवे- क्षन्ते तैआ. ५, ६, १०; ११ ^३ ; १२;	अ-वदत्(व/वद्) -दत्त: श. १४, ६, १०, ५; -दन्त: शांआ. ९, ३; श. १४, ९, २, ८.	अ-वषट्-कृत, ता- -ता: तां. ९, ६, २. -तम् श. ४, ६, ७, ६ ^३ ; -तस्य जै. १८; -ता: शां. १२, ४ ^३ .
अवेक्षाञ्चक्रे श. १, ७, ४, ६; जै. २०९ ^३ ; अवेक्षै श. ७, १, १, ४०; जै. २०९; अवैक्षत तै. ३, ३, ५, १; गो. २, २, १५; अवैक्षन्त ष. १, ७;	अ-वदत्(व/वद्) -दत्त: श. १४, ६, १०, ५; -दन्त: शांआ. ९, ३; श. १४, ९, २, ८.	अ-वषट्-कृत, ता- -ता: तां. ९, ६, २. -तम् श. ४, ६, ७, ६ ^३ ; -तस्य जै. १८; -ता: शां. १२, ४ ^३ .
अवेक्षेत ऐ. ३, ३२ ^३ ; श. १, ३, १, २६; ७, १, १, ४०; तै. ३, ३, ५, २; तैआ. ५, ६, १२; गो. २, २, १५;	अ-वध(व/वध्) -स श. ४, ६, ४, ६.	अ-वषट्-कृत, ता- -ता: तां. ९, ६, २. -तम् श. ४, ६, ७, ६ ^३ ; -तस्य जै. १८; -ता: शां. १२, ४ ^३ .
अवेक्षेत श. ७, १, १, ४०; तैआ. ५, ६, १२ ^३ .	अ-वध्य-ता- -तया श. ११, ५, ७, १.	अ-वषट्-कृत, ता- -ता: तां. ९, ६, २. -तम् श. ४, ६, ७, ६ ^३ ; -तस्य जै. १८; -ता: शां. १२, ४ ^३ .
	अ-वर- -र: शांआ. ५, १.	अ-वषट्-कृत, ता- -ता: तां. ९, ६, २. -तम् श. ४, ६, ७, ६ ^३ ; -तस्य जै. १८; -ता: शां. १२, ४ ^३ .
	अ-वरिष्ठ- -ष्टात् तैआ. १०, ६३, १.	अ-वषट्-कृत, ता- -ता: तां. ९, ६, २. -तम् श. ४, ६, ७, ६ ^३ ; -तस्य जै. १८; -ता: शां. १२, ४ ^३ .
	अ-वरुण-प्राह- -हाय तै. १, ६, ४, २.	अ-वषट्-कृत, ता- -ता: तां. ९, ६, २. -तम् श. ४, ६, ७, ६ ^३ ; -तस्य जै. १८; -ता: शां. १२, ४ ^३ .
	अ-वरुण्य, ण्या- -ण्यम् श. ३, २, ४, १८; ६, ४, ३, ८; -ण्यम् श. ६, ५, २, १३.	अ-वषट्-कृत, ता- -ता: तां. ९, ६, २. -तम् श. ४, ६, ७, ६ ^३ ; -तस्य जै. १८; -ता: शां. १२, ४ ^३ .
	अ-वर्चस्- -सम् तै. २, ४, ७, ७.	अ-वषट्-कृत, ता- -ता: तां. ९, ६, २. -तम् श. ४, ६, ७, ६ ^३ ; -तस्य जै. १८; -ता: शां. १२, ४ ^३ .
	अ-वर्ण-लेश- -श: गो. १, १, २७.	अ-वषट्-कृत, ता- -ता: तां. ९, ६, २. -तम् श. ४, ६, ७, ६ ^३ ; -तस्य जै. १८; -ता: शां. १२, ४ ^३ .
	अ-वर्षुक(व/वृष्) -क: श. १२, १,	अ-वषट्-कृत, ता- -ता: तां. ९, ६, २. -तम् श. ४, ६, ७, ६ ^३ ; -तस्य जै. १८; -ता: शां. १२, ४ ^३ .

† 'अ-पारवत्' इदमपि नञ्पूर्वकम् 'अ-वार-' प्राति. इति कैषाश्चिन्मत् । ‡ 'अवर्चस्' इति मुपा. चिन्त्यः । § 'श्री' मुपा. चिन्त्यः । ¶ दीर्घश्छान्दसः । अथवा औषादिके 'ऊ' प्रत्यये 'अवर्चस्' इति प्राति. स्वाव उ. म. ।

१अ-वात- -तः तै. २, ८, ५, ८.
 २अ-वात(√वा)- -म् तै. २, ८, ९, ४.
 अ-वायु- -युं श. १४, ६, ८, ८.
 अ-वाद्य- -म् जै. १४०.
 अ-वारुण- -म् तै. ३, २, ४, ५.
 अ-वार्य- -र्यां तै. ३, ४, १२, १.
 अ-वास्तु- -स्तुः तैआ. ४, ४२, १.
 अ-वाहन- -नाः श. ४, ४, ४, १०.
 अवि(√अव्)- -वयः श. ४, ५, ५, ३;
 ४; ६; -विः ऐ. २, ८; श. ५, ५,
 ४, १; ६, १, २, ३३; ४, १५; ७, ५,
 २, २०; ३५; १०, २, १, १; ११, ५,
 १, २; १२, ७, १, ३; १२; १४, ४, २,
 ९; तै. २, ६, ४, ५; ११, १; जै.
 १०४; ११३; -विम् ऐ. २, ८;
 श. १, २, ३, ६; ९; ६, १, ४, ३; ५;
 १८; ५, २, १९; ७, २, २, ११; ५,
 १, ६; २, १५; २०; का. २, २, १,
 २०; तै. १, २, ५, २; २, १, २, ४;
 तैआ. २, ६, २; ३, १०, ३; तां. १,
 ८, ८; जै. ८, १९; ३७; ५०; ६४;
 ११८; गो. २, ३, १९; -वी श. ६,
 १, २, ३४; -वीः श. १२, ७, २, ७;
 -वीनाम् जै. १६१; -वेः ऐ. २,
 ८; श. ६, २, २, १५; ३, २३; ७, ५,
 २, ३५; -वेःऽइव श. ६, २, १, १५.
 अवि-पाल- -लम् तै. ३, ४, ९, १;
 -लाः जै. १८६; -लान् श. ४,
 १, ५, ४.
 अण्य(विड्यत)- -व्ये तैआ. १०,
 १, १५.
 अ-वि-कषत्(√कृष्)- -षत् ऐआ. ३,
 १, ५.
 अ-वि-कृष्ट- -ष्टः ऐ. ८, ११.
 अ-वि-कृत- -तम् श. ३, १, ३, ३;
 जैउ. १, १८, ३, ७.
 अ-वि-कृता(तऽअ)- -ः श. ४,
 ५, २, ६.
 अ-वि-कृत्स(कृष्)- -साः ऐ. ६, ३१.

अ-वि-क्षीण- -णम् श. १, ६, ४,
 १४; १६.
 अ-वि-क्षुब्ध(√क्षुम्)- -ब्धः श. १,
 १, २, २; ७, १, १५; का. २, १, २,
 ३; -ब्धम् श. १, ४, ५, १.
 अ-वि-क्षोभ- -भाय तै. ३, ७,
 ६, ७.
 अ-वि-गूढ(√गुह्)- -द्वाः ऐ. ४, १९.
 अ-वि-ग्राहम्(ग्रह्+णमुल्) तै. २, ३,
 २, २.
 अ-वि-चाचलि(√चल्)- -लिः श.
 ६, ७, ३, ७; तै. २, ४, २, ८; ९.
 अ-वि-चिकित्सत्(√कित्)- -न् श.
 ४, ३, ४, २०.
 अ-वि-चृत्य- -त्यः श. ७, १, ३,
 १५; -त्यम् श. ७, १, ३, १५.
 अ-वि-चेतन- -नानि ऐ. ६, ३५; तै.
 २, ४, ६, ११; -नासः जै. १३६.
 अ-वि-च्छिन्न(√च्छिद्)च्चा- -च्चाः गो. १,
 १, ३४; ३५; ३६; -च्चां ष. ४, ५;
 गो. १, १, ३४; ३५; ३६; -च्चां
 ऐ. ७, १२; तां. २३, २०, ३; २२,
 ६; २४, १६, ६; १७, ४.
 अ-वि-च्छेद- -दम् श. ६, ४, २,
 १०; -दाय श. ६, ४, २, १०;
 ९, ५, १, ४४; तां. ७, १, ९; ३, ८; ९.
 अ-वि-जयमान- -नाः श. १, ५, ४, ६;
 -नौ जै. १२८.
 अ-वि-जा(त→)ता- -म् तै. ३, ४,
 ११, १.
 अ-वि-जानत् (√ज्ञा)- -नन्तः जै.
 ८६; -नताम् जैउ. ४, १०, २, ३.
 अ-वि-ज्ञात, ता- -तः ऐआ. ३, २,
 ४; शांआ. ८, ७; श. ४, ५, २,
 १०; १४, ४, ३, १४; ६, ७, ३१;
 -तम् शां. ६, १२; श. ११, ५, ८,
 ६; १४, ४, ३, १५; १७; ६, ८, ११;
 जैउ. ४, १०, २, ३; -तस्य गो. १,
 ३, १९; -ता ऐ. ५, ३२; ३४;

-तान्ऽइव तै. ३, १०, ११, ४.
 अ-वि-ज्ञायमान-नेन गो. १,
 ३, २०.
 अ-वि-तथ- -थेन सं. ३.
 अवितवे, अवितृ-√अव् द्र.
 अ-वित्ति(√२विद्)- -त्या श. १३,
 २, २, १५.
 अ-वित्त्वा- जैउ. १, १८, १, १.
 अ-वि-दग्ध(√दह्)- -म् गो. १, २,
 ११; १४.
 अ-वि-दाह- -हाय तै. ३, २, ८, ७.
 अ-वि-दित(√१विद्)- -तः श. १०,
 ६, १, ५; ६; ७; ९; १४, ४, २, २८;
 -तम् श. १०, ६, १, ८; ११, ५, ३,
 ८-१२; जै. १०३; जैउ. ४, १०,
 २, १; -तात् जैउ. ४, १०, १, ४;
 -तौ श. १०, ६, १, ४.
 अविदितार्थयच्छन्दोदैवतब्राह्मण-
 -णेन आ. १.
 अ-विदित्वा- श. १४, ६, ८, १०.
 अ-विद्वस्- -द्वान् ऐ. ५, ३०; शां.
 २७, १; शांआ. १०, ८; श. ९,
 ५, २, ३; १०, १, २, १०; ११, ५, ३,
 ४; १४, ६, ७, ४; ९, ४, ३; तै. २,
 ३, ३, १; ७; १-३; ४; ५; ६; तैआ.
 ८, ६, १; गो. १, ३, १३; २, २, १७;
 १९; -द्वांसः श. १०, ५, २, २;
 ५, ४, १६; १२, २, ३, १२; १४, ७,
 २, १४; ९, २, ११; ४, ४; तां. १, ६,
 १०; १४, १, १३; जै. ८३; गो. १,
 १, ३८; ४, २३.
 अ-विद्या- -द्या ऐ. १, ११; श.
 १४, ७, १, २०; -द्याम् श. १४,
 ७, २, ४, ५.
 अ-विद्यमान(√३विद्)- -नम् गो.
 १, २, १३.
 अ-वि-दोह- -हाय तां. १८, २, १२.
 अ-विधवा- -वा तै. ३, ५, १३, ३; ७, ५,
 १०; -वाः तैआ. ६, १०, २.

† = ऋ. ६, १८, १; सा. ऋ. तै. स्थलयोः √वातेराह तच्चिन्त्यम् । पश्चान्तरे च ऋ-स्थले √वनोत्तरेऽप्यह
 सा. । PW. प्रभृतयोऽन्तिममेव कल्पमाह तवन्तः । † 'अवि-' मुपा. स्वरश्चिन्त्यः ।

अ-विधव-स्त्रीक- -स् सा. ३, ३, ५.
 अ-वि-हित- -तः शां. ६, ९; -तेन शां. ६, २.
 अ-वि-ध(त→)ता- -ताः तां. २४, ११, २.
 अ-वि-नामित- -तानि स. २.
 अ-वि-नाशिन- -शी श. १४, ७, ३, १५.
 अ-वि-नाशि-त्व- -त्वात् श. १४, ७, १, २३-३०.
 अ-विन्दत्- -न्तः जै १५५.
 अ-विन्दमान(न→)ना- -नाः जै १३१.
 अ-वि-परि-हृत- -तः ऐआ. ३, १, १.
 अ-वि-पर्यास- -स् श. ३, ७, १, २२.
 अ-वि-प्रति-बोध- -धः सा. १, ३, ८; ४, १.
 अ-वि-बर्ह- -र्हाय शां. २, ४; ७, ९; १७, २.
 अ-वि-म- -मः जै. ५१; -मम् जै. ५१.
 अ-वि-भक्त, का- -क्तः ऐ. ८, १; -क्ताः ऐ. ८, १.
 अ-वि-भेदना- -नया तां. १२, १३, १.
 अ-वि-अपिशिन- -शि श. ३, १, १, २.
 अ-वि-मुक्त- -क्तः श. १, ९, २, ३; ३, ४, १, ४.
 अ-वि-मुच्यमान- -नः ऐ. ६, २३; गो. २, ६, ५.
 अ-वि-मोक्तम् इव(णमुल्) जै. १६४.
 अ-वि-राज्- -राजा ऐ. ३, २२.
 अ-वि-लिख्य (√लिख्) ऐआ. ५, ३, ३.
 अ-वि-लुप्त- -सम् सा. १, ३, ६.
 अ-वि-वाक्य- -क्यम् ऐ. ५, २२; शां. २७, १.
 अ-वि-वादिनी(√वद्) - -नीम् श. ३, ९, ३, ३.
 अ-वि-विक(√विच्) - -क्तम् जै. ४, ११, १, १, ७.
 अ-वि-वृत्- -तम् श. १४, ६, ८, ८.

अ-विश्वमिन्व(-म्इ-)- -म् तै. २, ८, १, ५.
 अ-विर्षा- -षम् श. १, ९, २, २०; तै. १, २, १, २५; ३, ३, ९, ९; ७, ४, ५.
 अ-विषाण- -णः श. ५, १, ३, ८.
 अ-वि-षादिन्- -दी तैआ. १, १९, १.
 अ-वि-सर्पिन्- -र्पी तैआ. १, १९, १.
 अ-वि-सृष्ट- -ष्टानि सं २; -ष्टौ तैआ. १, १०, ५; ६.
 अ-वि-संस- -साय ऐ. १, १३; १६; २८; २९; २, २; शां. ३, २; ९, ४; तां. ११, ६, २; ९, ३; १२, १, २; १३, ४, १३; ९, २५; गो. २, ३, ११.
 अ-वि-स्रस्त- -स्तः ऐ. ६, २३; गो. २, ६, ५.
 अ-वि-हृत, ता- -तः ऐ. ४, २; ऐआ. ५, १, ६; -तम् ऐ. ४, ४; -तया शां. १७, ४; -तान् ऐ. ६, २४; ताश्च ऐ. ६, २६; -तासु ऐ. ४, २.
 अ-वी(-विइ-)-कृत- -म् तै. १, १, ८, ६.
 अ-वी(त→)ता(√वी)- -ताः ऐ. ५, ४.
 अ-वीर- -रः इव श. ११, ५, १, ३; -रम् श. ११, ५, १, ४.
 अ-वीर-हन्- -हणौ श. ३, ४, १२; -हा ऐ. १, १३; श. ३, ३, ४, ३०.
 अ-वीर्य, या- -र्यः शां. ३०, ११; का. २, १, १, ७; तै. ३, ७, १, १; -र्यम् श. १, ३, २, १४; ७, ३, १७; -र्यां श. २, ५, २, ३६; का. १, ५, १, ३२; -र्याम् श. २, ५, २, ३६; का. १, ५, १, ३२.
 अ-वीर्य-त(-र→)रा- -राम् श. ८, ७, २, ३; ९, ४, ३, ४.
 अ-वृजिन- -जिनः श. १४, ७, १, ३५-३९.
 अ-वृत्ति- -त्तिम् तां. १६, ६, ५; जै. १४४.

अ-वृद्ध- -म् सं. ३.
 अ-वेद- -दाः श. १४, ७, १, २२.
 अ-वेद-विद्- -दम् गो. १, ३, १५; -विदे शांआ. ८, ११.
 अ-व्य-अवि-द्र.
 अ-व्यक्त(वि/अञ्ज्)- -क्तः तैआ. ४, २९, १; -क्तम् तैआ. १०, १, १.
 अ-व्य(विअ-)-ति-मोह- -हाय श. १३, २, १, ७; तै. ३, ८, १६, ४.
 अ-व्यति-पक्त(√सञ्ज्)- -क्तान् श. १२, ७, ३, १५; १६.
 अ-व्यति-पञ्च- -ञ्चम् तैआ. ५, ४, १३; -ञ्चाय तैआ. ५, ४, १३.
 अ-व्यतीपातिन्- -ती तैआ. १, २२, १२.
 अ-व्यथमा(न→)ना(√व्यथ्)- -ना श. ६, ५, ४, १२; ७, ४, २, ५; -नाम् श. ८, ३, १, ८.
 अ-व्यथयत्- -यन् इव तैआ. १, ३, ४.
 अ-व्यथा- -थै श. ५, ४, ३, ७; ८, ६, १, ५; ६; ७; ८; ९; तै. २, ७, १६, १.
 अ-व्यथि- -थिभिः तै. २, ८, ७, ९.
 अ-व्यथ्य- -म् ऐ. ७, ३१; ३३; ३४; ८, १; ४.
 अ-व्यनत्(वि/अन्)- -त् ऐआ. १, ३, ४.
 अ-व्यय(वि/इ)- -यः शांआ. ३, ७, -यम् तैआ. १०, ११, २; गो. १, १, २६.
 अ-व्ययी-भूत- -तम् गो. १, १, २६.
 अ-व्यर्थक(वि/कृष्)- -क्तः तै. २, १, ६, ३; ३, ३, १, ५; अ-व्युद्ध-अद्र.
 अ-व्य(-विअ-)-व-च्छिन्न, चा(√छिद्) - -च्चः ऐ. १, ११; -च्चम् शां. ७, ३; श. १, ३, ५, १३; ९, ३, ३, ५; -च्चाः शां. २, ७; श. १, ३, ५, १६;

† 'अ-विष-' तै. मुपा. स्वरश्चिन्त्यः । √अवतेरौष्पादिकः 'टिषच्' प्रत्ययान्तः, स्वरव्यत्ययश्चेति भाष्यरत्नसंग्रहाप्रसन्नो-
 हेत्यधिकम् । ‡ अ-वीर-इति स्वरमु. Bw. प्रभृतिषु चिन्त्यं मूपा. विरोधात् । § 'अ-वीर्य-' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः ।
 ¶ 'अ-वीर्य-' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । तु = कासं ३५, १७ । ¶ 'अ-विअतिऽपातिन्' ।

-ज्ञानि श. १, ३, २, १६; -ब्रह्म
 श. १, ९, ३, ३; ५; -भैः ऐ. ५, २;
 ४; १०; १५; १६; -गो. २, ६, १०;
 -औ श. ७, ४, २, २०.
 अ-व्यव-च्छेद- -दाय ऐ. १, ११;
 २, २८; २९; गां. २२, १; श. ९,
 ३, २, ६; ११, ५, ७, १०; १२, ८, २,
 १८; ३५; ९, १, १०; १३, १, ३, ७;
 ६, ३; जै. १०; २०९.
 अ-व्य(-विऽअ)-व-लम्बिन्- -म्बि गां.
 २६, १.
 अ-व्य(विऽअ)-व-संस- -साय तां.
 १३, ११, ५; १४, ५, ४; व. १, ४.
 अ-व्या(विऽआ)-कृत- -तम् श. १४,
 ४, २, १५; -ते जै. २१२.
 अ-व्या(विऽआ)-वृत्त- -त्ताः तै. १, १,
 ८, १.
 अ-व्या(विऽआ)सि(क्त→)का- -काम्
 गां. ११, ८; जैड. १, १२, ३, ५.
 अ-व्या(विऽआ)-हावम् (√हु+णमुल्)
 ऐ. ३, ३७.
 अ-व्यूढ(वि/ऊह्)- -ढः ऐ. २, १८;
 -ढे श. ५, १, ३, १३; ५, ४, ३३.
 अ-व्यूढ(वि/ऋध्)- -ढेन श. १२,
 ३, ५, १३.
 अ-व्रत- -तम् ऐआ. ५, २, २; जै.
 १४६; -तस्य ऐ. ७, ११; गां. ३, १.
 अ-व्रत्य- -त्यम् ऐ. ७, ८; ऐआ. ५,
 ३, ३; श. ३, १, २, २४; ४, ३, २.
 अ-व्लीयमान(√व्ली)- -नम् तां. १२,
 ३, १३.
 √१अश, अश्रुते श. ३, १, १, १२;
 ५, ४, ५, ५; १०, ३, ५, ८; तै. ३,
 ९, १४, १; १२, ५, ९; अश्रुते ऐ.
 १, ६, ८; १२; १३; २, १५; ३, १३;
 २१; २३; ३, २७; ४१; ४४; ४,
 ८; १३; १४; १५; २४; २९; ३०;
 ५, १; ६, ३२; ७, १२; २०; ऐ. ८,
 ६; २; १०; २५; २७; ऐआ. १,
 १, १; २; ३; ४; २, १, २; ३, २; ३;

३, २, १; २; गां. १, १; ३, ८; २, ४;
 श. ३, २, ४, १२; ५, ४, ५, ४; १०,
 ५, ४, १६; १२, २, २, ८; १३, १, ७,
 ३; ४, ३, १५; १४, ४, १, २४; तै. २,
 ४, ६, ९; ३, १०, १०, ४; १२, ३, १;
 तैआ. १, ११, १; २, २, १; ५, ११, ५;
 ६; ८, १, १; व. २; ३; तां. १, २, ८;
 १०, ३, ५; ३, ७; ८; १३, ३, १७;
 ५, २०; १४, ९, १२; ११, ३७;
 १५, १२, २; २२, ११, ७; १५, ११;
 जै. ५४; ५७; ६२; ६५; ७८; ८४; ९४;
 १३६; १७७; १८८; १९४; १९६;
 २००; २०९; गो. २, ४, २; १०;
 अश्रुति श. १४, ६, ८, ८;
 अश्रुवाते श. १२, ९, ३, १३;
 अश्रुवते ऐ. ४, २२; गां. १९, ५;
 ३०, ७; तां. ४, ७, ४; व. ३, १२; जै.
 १६८; आनशे तै. १, ७, २; ८, ६;
 २, १, २४; ३, ७, १२, ५; तां. ७, ६, ९;
 १०; ११, १, ४; १६, ६, १४; जै.
 २५; आनाश तै. २, ४, ६, २;
 आनाशाते तां. १०, १२, १०; जै.
 १०५; आनशिरे श. १०, ४, ३, ४; ५;
 आनशुः ऐ. ३, १२; गां. १४, ३;
 तैआ. १०, १०, ३; अश्रवत् श. ११,
 ४, ३, १९; अश्रुताम् श. ४, १, १,
 २२; अष्ट ऐ. ६, १५; अष्ट श. ४, १,
 १, २२; २, २१; ५, ७, ८; व. १,
 ५; अश्रुवाताम् ऐ. ४, ८; अश्रुवै
 ऐआ. १, ४, ३; आश्रुत तां. ११,
 १०, २१; १४, ११; ३७; २३, १३, २;
 जै. ५७; आश्रुवाताम् जै. ८४;
 आश्रुवत ऐ. ४, २४; गां. ३, ८; २, ४;
 श. १२, २, २, ८; अश्रुवीत ऐआ. २,
 ३, ३; जै. १३६; अश्रुवीथ तां. १४,
 ११, ३१; अश्रीम जै. २०९; अशीरत्
 जै. १५६; अशीय ऐ. १, २६;
 गांआ. ११, ८; श. २, ३, ४,
 २२; ३, २, ४, १२; ४, ३, १८; ४,
 ३, ४, २८-३१; श. १४, ३, २, २०;

का. १, ४, १, १७; तै. २, ८, ६, ८;
 ३, ११, ५, ३; तां. १, ८, २; ३; ६; ८;
 १०; ११; १३-१६; अशीमहि ऐ.
 ४, १०; श. १४, ३, १, ३१; तै. २,
 ४, २, ७; ६, ६; ५, १, २; ३, ७, ७,
 ३; ९, ४; १४, ३; तां. १, ६, ५; ४, ७,
 ४; अशीमहि तै. ३, ७, ९, ९; तैआ.
 ४, ७, ५; १०, ५; २१, १; अश्यात्
 तै. ३, ५, १०, ५; अश्याम् तै. २,
 २, ५, ४; ३, ७, ६, १४; तैआ. ३, १०,
 ४; अश्याम श. ९, ५, २, ७; आष्ट
 ऐ. ७, ५; आशत तां. १, २, ८.
 √२अश, अश्रुति ऐ. २, ३; ऐआ.
 ३, २, ४; गां. ११, ३; श. २, ३,
 १, ११; १२; १०, १, ५, २; ११,
 १, ७, २; ३; का. १, ३, १, ६; तै. १,
 ४, ८, ४; २, १, ५, ४; ३, ९, ६; तैआ.
 १०, ६४, १; जै. १४०; जैड. १, ९, २,
 ६; २, ५, ३, २; गो. १, ३, १४;
 अश्रुति श. १, १, १, ९; २, ३, १,
 ११; १२; ४, २, ४, १८; श. १०,
 ५, २, ९; ४, १२; ११, १, ७, १;
 २४, ३; २, ४, ७; ५, ४, १८;
 ६, २, ९; का. १, ३, १, ६; २, १,
 १, ७; अश्रुति ऐ. ७, ११; गां.
 २, ८; ३, १; ७, ३; ११, ३; श.
 १, २, १, ४; २, ४, २, ४; ३, ६, १,
 २३; ३, २१; ४, ६, ९, ७; का. १,
 ३, ३, ४; २, १, ४, ३; जैड. १, १७,
 ३, २; अश्रुति श. १, ६, ४, १५;
 ३, ५, ३, ५; ६, १, १; ३, २, १; ४, ६,
 ५, ४; का. १, १, ४, ३; ५, १, २०; तै.
 १, ६, ६, ४; ३, २, ५, ७; तैआ. १, ३, १,
 १; अशनीथ जै. २०९; अशनामि श.
 १, ८, १, १४; १५; अशनामि श.
 ३, १, २, २१; अशीमः जै. २०९;
 आश जै. १३०; आशुः श. २, ४, ३,
 २; अशनाथ श. २, ४, २, ४; का. १, ३,
 ३, ४; अशान श. ११, ५, ४, ५; मं. १,
 ६, २६; जै. १२६; अशनामि का. १, ३,

† 'आश्रुवताम्' मुपा. चिन्त्यः ‡ 'अश्रुति' पाठान्तरम् टि. ३. ।

२, १; ? अइनामर्त्त श. २, ४, ३, १;
 आइनात् श. ६, १, २, ११; तां ११, ८,
 १०; अश्वात् गो. १, २, १५; आइनन्
 का. १, ३, २, २; ११; तै. १, ६, ६,
 ४; जै. १४३^३; आइनाम् श. ११,
 ५, १, १०; अइनीत् श. २, ४, २,
 २०; ६, १, २६; का. १, ३, ३, १७;
 ६, १, २४; अइनीत् तैआ. १, ४, १;
 अइनीयाताम् श. १४, ९, ४, १३-
 १७; ? अश्वायेरन् गो. २, ५, ९^१;
 अइनीयात् ऐ. २, ३; ८; ९; शां. ६,
 ३; ७, ३^३; १०, ३^३; श. १, १, १,
 ८^३; ९; १०^३; २, १, ४, १; २^३; ३,
 १, २, १^३; २१^३; ६, ३, २१; ८, ३,
 ११; ५, २, २, ४; ६, २, २, ३^३;
 ७, २, ४, १४; ५, २, ३७; ९, ३, ४,
 ४; ५, १, ६; ९; १०, १, ४, १३^३; ५,
 २, ९; ११, १, ७, १; ५, ४, १८^३;
 १४, १, १, ३३; का. १, १, ४, १^३;
 २, १, १, ६; ७^३; ८; तै. १, ६, ७, १;
 तैआ. १, २६, ७; २, ८, १; ५, ८, १३;
 जै. २०३; जैड. १, १७, २, १^३; १८,
 २, १; २, ५, ३, २^३; अइनीयात् श. २,
 १, ४, २^३; ३, ६, १, २३; ३, २१;
 ४, ३, ३, १५; तै. १, ३, ८, १; ३,
 ७, ३, १२; ६, ७, १^३; तैआ. १, ३२,
 १; अश्रीयुः ऐ. ७, ११; शां. ३,
 १; श. २, ३, २, ८; ४, ३, १३;
 का. १, ५, २, १५; अइनीयाम् श.
 श. ४, २, ५, १९^३; अइयाम ऐ. १,
 २२; श. १४, २, २, ४२; तैआ. ४, १०,
 ५; ५, ८, १२; आशिषुः श. २, ४,
 २, २२.
 अइयते श. २, ५, २, २३.
 आशयति तै. १, ७, ६, ५^३.
 अशन-ना-, अशनाय-, अशनया-
 -नाया-, -नायु-, -नायुक-
 आशित-, अद्र.
 अशित्, ता- -तम् श. १, १, १, ९;

का. २, १, १, ७; तै. १, २, ६, २;
 जै. १६७; -ताः जै. १८; -तात्
 जै. १२९.
 अशित्त्वय-म् ऐ. २, ३; ९; शां. १०,
 ३; श. १, २, ३, ९.
 अशित्- -ता श. २, ३, १, ११; का.
 १, ३, १, ६^३; अशिष्ठ-, अशी-
 तम-अद्र.
 अशित्वा- श. ४, २, ५, १९; १४, ९,
 २, १५^३; जै. ८३; १३०; २०६.
 अशित्यत्- -व्यन् श. १४, ९, २,
 १५; शांआ. ९, ७; -व्यन्तः श.
 १४, ९, २, १५.
 अशिशिवत्- -तः श. १०, ४, १,
 १८.
 अइन्त्- -न् ऐआ. २, १, ४^३; श. ११,
 ५, ४, १८.
 अ-शकार- रान् जै. १८२.
 अ-शक्नुवत्- -वन् शांआ. ७, ९;
 -वन्तम् ऐआ. ३, १, ४; शांआ.
 ७, १०.
 अ-शत- -तेन श. ४, ३, ४, ३.
 अ-शत-दक्षिण- -णः श. ४, ३, ४, ३.
 अशन(√२अश्)- -नम् ऐआ. २, ३,
 ४; शां. ७, ३; श. १, १, २, १७;
 ३, १, १०; ११; ६, २, ५; ३, १२; १७;
 ७, २, ५; २, ३, १, १७^३; ४, २, २; ३;
 ३, १, २, १; ४, २, ४, १८; ६, ४, २;
 ५, ४; ५, ५, ४, ६; श. १४, ४, २, २९;
 का. १, ५, १, २०; २१; २, १, २, १३;
 २, ३; जै. १८६; १३०; -नस्य शां.
 २, १; श. ६, ६, ४, ७; -नानि श.
 ६, २, १, ३९; -नाय श. १, ६, ३,
 २; ५; ३, २, २, १७; ५, ५, ४, ३; ६;
 -ने शां. ४, ४; जैड. २, ५, ३, ३^३.
 अशन-पति- -पते श. ६, ६, ४, ७.
 अशाना- -नायै श. ११, ७, ३, ३.
 अशाना(नञअ)नशन- -नस्य श.
 १, १, १, ७; का. २, १, १, ६.

अशाना-पिपासाऽ- -पासाभ्याम्
 ऐआ. २, ४, २; -पासे ऐआ. २,
 ३, २; ४, २^३; गो. १, ४, २३.
 √अशानाय(-न+क्यच्), अशानायति
 श. ५, ३, ५, १२; आशानायन्? जै.
 ३८; अशानाययुः जै १८.
 अशानायत्- -यतः शां. १०, १;
 -यन् तां. ९, २, १९; १५, ३, २५;
 -न्तः तां. ६, ७, १९.
 अशानायन्ती- -न्तीः जै. १८; गो.
 २, ५, १०^३.
 अशनयाऽ, अशानाया- -नया
 तैआ. ४, २२, १; जैड. १, १, ३, ३;
 ३, ३, २, २; जै. ३२; ८८; -नयाम्
 जैड. १, १, ३, ४; ५; ४, ११, ५, ९;
 जै. १४३; २२^३; -नायया श. १०,
 ६, ५, १; -नाया ऐ. २, २; ७, १५;
 शां. २५, १; श. ७, २, २, २१;
 ९, २, ३, ८; १०, २, ६, १९; ६, ५,
 १; १२, २, ३, १२; १३, ३, ५, २;
 -नायाम् ऐ. ५, २, ७; ७, ३; शां.
 २५, १; श. ९, २, ३, ८; १०, ६, ५;
 ४; ११, ३, ३, ७; -नायायै श. ७,
 २, २, २१.
 अशनया-पिपासा- -से तै. १, ५,
 ९, ५; ६.
 अशनया-मृत्यु- -त्युः तै. ३, ९,
 १५, २.
 अशानाया-पिपासा- -साभ्याम्
 शांआ. ११, १; -पासे श. १४,
 ६, ४, १.
 अशानायु- -यवः तां. ४, ५, १५^३;
 ६, ४, १२.
 अशानायु-क, का- -कः श. ११, ४,
 २, १०; -काः श. ७, २, ३, २३;
 श. ११, ७, ३, ३; १२, १, १, ४; गो.
 १, ४, ४.
 अशानायुक-तर- -रऽइत् जै. ११.
 अशानि- -नि श. ११, ३, ७, २२^३;

† आशुदातत्वं चिन्त्यम् † 'बर्हिः' इत्यस्य 'प्रजाः' इत्यस्य चोपरि एतत्स्यलीये टिद्र. । § 'अशाना-पिपासा-द.' ।
 क्यचि 'न छन्दसि० (पा. ७, ४, ३५)' इति दीर्घत्वाभावः । ¶ 'अशानी' प्राति. सं. १, इति B.W.M.W.

-निः शां. ६, ९^३; श. ६, १, ३, १४^३; ११, २, ७, २१; २३; ६, ३, ९; १४, ६, ९, ७, ९, १, १३; तै. १, १, ३, १२; -नेः तै. १, २, १, ७; -न्या ष. १, २^३.

अशनि-हृत- तस्य तै. १, १, ३, १२; सा. २, २, २.

अशून्य-(निऽअ)न्त-न्तः श. ११, २, ७, २५.

अ-शपत्(√शप्)-पतः तै. ३, ७, ६, २३.

अ-शब्द[†]-म् श. १४, ६, ८, ८.

अ-शम्भुव श. २, १, २, ४.

अ-शम-रथं-भाबुक-कः तै. १, ३, ५, ४.

अशया[‡]-या जै. ११४.

अ-शर(-व्य→)व्य-व्याः श. ५, ३, ५, ३०.

अ-शरीर, रा-रः ऐआ. २, ३, ६; ३, २, ३^३; शांआ. ८, ३^३; ६; श. १४, ७, २, १०; जै. १४३; -रम् ऐ. २, १४; ऐआ. २, ३, ६; शांआ. ८, ७; जैउ. ३, ७, १, १०; -रा ऐ. २, १४^३; जै. १४३^३; -राः तैआ. १, ८, ६; जै. १४३; -राभिः शां७, १; -राम् जै. १४३^३; -रेण जैउ. ३, ६, २, २; ७, १, १०; जै. १४३^३.

अ-शवा(-वऽअ)-मि-मिभिः श. १२, ३, ५, २; गो. १, ५, २२.

अ-शस्त(√शस्)-स्तः ऐ. ६, ३१^३; गो. २, ६, ९^३; -स्तम् ऐ. ५, ४.

अ-शस्ति-स्तिः श. ६, ३, २, ७; तै. ३, ७, ५, १२; -स्तिभ्यः मं. २, ६, १९; -स्तिम् गो. १, ५, २५, -स्तीः श. ६, ३, २, ७.

अ-शस्ति-हन्-हा ऐ. ५, ४.

अ-शान्त,न्ता-न्तः ऐ. ३, ८; शां. १३, ९; १९, ४; श. १२, ५, १, १५; तै. २, १, ३, २; ३, २, ८, ४; ७, २,

६; गो. १, २, १८^३; २, ३, ५, ८; -न्तम् श. ९, १, १, ४२^३; १२, ४, १, ५; ८; तैआ. १०, १, १३; मं. १, ७, २; -न्तम्ऽइव जै. ९६; -न्ता श. ३, ५, १, ३३; ३५; २, ८; -न्ताः ऐ. ८, ६; गो. १, १, ३; २, २, ८; -न्तान् ऐ. ३, ३५; -न्तानि शां. २९, ४; श. १, ७, ३, ८; -न्तैः तां. २१, २, ९; -न्तौ श. १२, ४, ३, ४.

अ-शान्त-तनु-तनवः ऐ. ८, २४^३.

अ-शान्त-तर-राः श. ९, १, १, २०.

अशित-, -तृ √रश् द्र.

अ-शित्थिल, ला-लः तै. ३, १, ५, ९^३; -लम् जैउ. ४, ११, १, १३; -ला श. २, १, १, १०; -लाम् श. १, ७, १, ११; का. १, १, १, ७^३; -लायाम् श. २, १, १, ९-११; -ले श. ३, ५, ४, २२.

अ-शित्थिलं-भाव-वाय तै. ३, ३, ३, ५.

अ-शिमिद-दः श. १४, २, २, ५; -दाय श. १४, २, २, ५.

अ-शिमि-विद्विष्-षः तैआ. १, ९, ५.

अ-शिरस्-सम् ऐआ. ३, २, ४; शांआ. ८, ७.

अ-शिव-वः श. १२, ८, १, ५; -वाः श. १३, ८, ४, ३; -वासः श. ११, ५, १, ९.

‡अशिष्ट-(शित्+इष्टन्)-ष्टः श. १, ९, २, २०.

अ-शीत-तेषु श. १०, २, ६, ८^३.

अ-शीत-तनु-नो तै. १, २, १, २५; ३, ३, ९, ९.

‡अशी-तम-मं श. १, ९, २, २०^३.

अशीति-तयः ऐआ. २, १, २^३; शांआ. २, १०; श. ९, १, १, २१; ४४; ३, ३, १९; १०, १, २, ९^३; ४, २, ५; -ति

शांआ. २, १०; -तिः शांआ. ८, २^३; श. ९, १, १, ४४; १०, ४, २, २५; गो. १, ५, ५; २३; -तिम् शांआ. ३, ८; ९^३; १०; श. ८, ५, २, १७; १०, ४, २, २५; ४, ३, १३; २०; -तिभिः शांआ. २, १०; श. ९, १, १, ४४; ३, ३, १९; १०, १, २, ९; -तिभ्यः श. ९, १, १, ४४^३; ३, ३, १९^३; -तीः शांआ. २, ७; श. ९, ५, १, ६३; -तीनाम् श. ९, १, १, ४४; ३, ३, १९; १०, १, २, ९; ४, २, २५; -त्याः शांआ. २, १०; -त्याम् श. ९, १, १, २१^३.

अशीति-शत-तम् तां. १६, १, ८.

अशीति-शतेष्टक-कान् श. १०, ४, २, ६.

अशीति-सहस्र-म् ऐआ. ३, २, २^३;

अशीती(तिऽइ)-ष्टक-कान् श. १०, ४, २, १०.

अ-शीर्य-र्यः श. १४, ६, ९, २८; ११, ६; ७, २, २७.

अ-शुक्ल-क्लः श. ७, २, ४, १६.

अ-शुक्लवती-त्वौ श. ६, १, २, १४.

अ-शुचि-चिः सा. २, ६, १०.

अ-शुद्ध-द्धः श. १, १, ३, १२; का. २, १, ३, ७; तां. १४, ११, २८; १९, ४, ५; ७; ८; -द्धाः श. १, १, ३, १२^३.

अ-शुभ-भे श. २, ४, २, ६; का. १, ३, ३, ६.

‡अ-शुश्रुवस्-शुषे गो. २, ३, १८.

अ-शु(सु ?) श्रूषानध्यायाध्ययन-नेन गो. १, १, २२.

अ-शुष्का(-कऽअप्र→)प्रा-म् तै. ३, ७, ४, ८.

अ-शुद्रो(-द्रऽउ-) चिष्टिन्-ष्टी श. १४, १, १, ३१.

अ-शून्य-न्यः तै. ३, १२, ९, १; गो. १, १, ३४; ३५; ३६; -न्यम् गो. २, १, १^३.

†'अ-शब्द-' इति B.W.M.W. प्रथमिषु मुपा. स्वरश्चिन्त्यः । ‡'अशनया' इति C. §√१ अश् षष्ठ. । हरि. B.W.M.W. च. √रश् । उभयतो निष्पन्न इति उ.म.। विमर्शः पारिद्र.। ††'अ-शुश्रूष-प्राति. B.W.M.W. हस्त. च चिन्त्याः।

अ-शून्यता- -तायै श १०, ४३, १९.
 अ-शून्यो(-न्यऽउ)-पस्था- -स्था मं.
 १, १, ११.
 अ-श्रु(ङ→) क्री तां. २१, १, ७.
 अ-श्रवत्(√श्रु)- -णवतः श. १४, ६,
 १०, ११; -णवन् ऐआ. २, १, ४;
 -णवन्तः शांआ. ९, ५; श. १४, ९,
 २, १०.
 अ-श्रवन्ता(√श्रा)- -तः श. ४, ५, २,
 १६; -तम् श. १, ६, १, २७; ३, २,
 २, १०; ८, १, ७; २, २५; ३, ६; -तया
 श. ३, ८, २, २०; -तासः तैआ.
 १, २७, ४; -तेन श. ११, ४, ४, ४.
 अश्रुतङ्कत- -तः जै. ९.
 अ-शोक- -म् श. १४, ८, १२, १.
 अ-शोकान्तर- -म् श. १४, ७, १, २२,
 अशोदिव- -वः जै. १४३.
 अशुन्युष्णिङ्- -म् तैआ. १, १, ३;
 २१, २.
 अशुन्यन्- -इमा श. ३, १, ३, ११.
 अशुन्यन्- -इमन् श. ९, १, २, ५;
 -इमनः श. ६, १, ३, ५; ९, १, २,
 ४; १३, ८, ४, ३; -इमनि श. ९,
 १, २, ५; -इमसु ङ् जैउ. ४, ५, १,
 २; -इमा शांआ. ४, ११; ११, ७,
 श. ६, १, २, ३; ५, १, ६; ९, १, २,
 ५; २, ३, १४; १६; ४, ३, ६; १०,
 ४, ३, १८; ५, ४, १५; १४, ९, ४, २६;
 मं. १, ५, १८; जैउ. १, १८, ५, ७;
 २, २, १, ११; -इमाऽश्व शांआ.
 ११, ८; मं. १, २, १; -इमानः श.
 ३, ४, ३, १३; ९, ४, २; ४, २, ५, १५;
 तै. ३, १२, ६, ३; -इमानम् श.
 ६, १, १, १३; ३, ५, ९, १, २, ९; २, ३,
 १४; ४७; १०, ४, ३, २२; १४, ४, १,
 ८; तैआ. ४, ४, २, २; मं. १, २, १; जै.
 १३१; जैउ. १, १, ७, ६; १८, ५, ७;
 ८; २, १, १२; १३.

अशुम-अशुमन्
 अशुम-गन्धा- -म् श. १३, ८, १, १६.
 अशुम-चित- -म् तां. १४, ३, १३.
 अशुम-पुरा- -म् श. ३, १, ३, ११.
 अशुम-मय- -याः श. ३, ९, ४, २;
 -यानि श. १२, ५, २, १४; -येन
 जैउ. ४, १, १, २.
 अशुम-मूर्धन्- -र्धा ऐ. ८, २८.
 अशुम-व(त्→)ती- -तीः श. १३,
 ८, ४, ३; तैआ. ६, ३, २; ४, २; ९, २.
 अशुम-व्र(ज→)जा- -नाम् तैआ. ४,
 ११, ८.
 अशुमा(इमऽअ)-पिधान- -नः तां.
 १९, ७, १.
 अशुमा(-इमऽअ)-भिधान- -नात् जै.
 २०३.
 अशुमश्रु- -श्रुवः गो. १, ३, ७; ९.
 अशुम-व्रधान(-त्/वधा)- -नेभ्यः श.
 १२, ४, १, १०.
 अशुम-व्रद्धा- -द्धया ऐ. ४, १७; ७, १२;
 तैआ. ७, ११, ३; -द्धा श. १, २,
 ५, २४; २५; १४, ४, ३, ९; का.
 २, २, ३, २१; २२; -द्धाम् श. ११,
 ६, १, १२; तै. २, ६, २, ३.
 अशुम(√श्रु)- -मम् जै. १८५; -मैः
 तै. २, ८, ७, ९.
 अशुम-ण- -णः श. १४, ७, १, २२.
 अशुम-न्त-तर- -रैऽऽ-रैः ऐ. ४, २७.
 अशुम-वणीय(√श्रु)- -म् जैउ. १, १८,
 ५, ४; २, २, १, ८.
 अश्रि- -श्रीः ष. ४, ४.
 अश्रि-दैवत- -तानि ष. ४, ४.
 अश्रु- -श्रु ऐ. ७, ८; गो. २, १, १५;
 श. ४, २, १, ११; ६, १, २, २; ४; ३,
 १, २८; -श्रुः श. ६, १, १, ११; २, ३;
 -श्रुभ्यः श. १२, ७, १, २; -श्रुणि
 श. ९, १, १, ६.
 अशु-मुख- -खाः जैउ. ३, २, ३, १.

अशुत(√श्रु)- -तः ऐआ. ३, २, ४;
 शांआ. ८, ७.
 अश्रुति- -म् श. १३, ८, १, २.
 अश्रोत्र- -म् श. १४, ६, ८, ८.
 अश्रोत्रिय- -याः श. १३, ४, ३, ३.
 अश्लील, क्रां(←श्री-र)- -लम् श. ३,
 १, २, १६; तै. २, ८, ८, १२; तैआ.
 २, १५, १; तां. २, १७, ४; -लस्य
 ऐ. १, २५; -ला तां. २, १७, ४;
 १४, ११, २८; १७, ५, १; १८, १, ९;
 १९, ४, ७; -लानि तै. १, ५, ३, ४;
 -लाम् तां. १७, ५, १; २.
 अश्लील-नामन्- -न् तै. १, ५, २, ६.
 अश्लेषमन्- -ष्मा तां. १६, १, १३.
 अश्लोण- -णः तै. ३, ९, १७, २.
 अश्लोणा(-णऽअ)-ङ्- -ङ्गैः तैआ.
 २, ६, २.
 अश्व- -श्वः ऐ. २, ८; ३, ११; ४७;
 ४९; ४, १; ५, १; ऐ. ६, ३५;
 शां. १५, ४; श. १, २, ५, १९;
 ४, ३, ६; २, १, ४, २३; २४; ५, ४,
 ९; ३, ४, १, १७; ५, १, १९; ६, २,
 ४, ५; ४, २, १, ११; ३, ४, ७;
 १३; २७; ५, १, ४, ५; ३, १, ५;
 ६, १, १, ११; ४, १५; २, १, १५;
 १८; ३, १, २२; २८; २९; ३, ८;
 १०; १२; १३; २२; ४, ४, १२; १३;
 ५, ३, ९; ६, ३, ४; ७, ३, २, १०;
 १२; १३; १४; १६; ५, २, १८;
 १०, २, १, १; ६, ४, १०; ५, ७;
 ११, २, ५, २; १२, ४, १, १०; ७, १,
 ५; १३, १, १, १; २, ३; ५-८; ९;
 ४, ३; ६, १; ६, २; ९, ५; २, २,
 १४; १५; १७; १९; ३, १; २, ५;
 ४, ६, ८; १५, ७, ५; ६, ६; १०; ८, १;
 ३, १, १; ३, २, ३; ३, १; ४, १;
 ४, १, ६, ३; ८, १; ४, २; ३, ४, १;
 ५, १, १३; १४, १, २, २; ६, ५, १;

† भा. अश्रि(√श्रु+निन्)+उष्णि(√उष्+निन्) सर्वाङ्गव्यापिदाहो ज्वरादिव्यश्रुतदाहोऽपिर्वा ।
 सा. तु अश्रीनां(√रअश्) भोक्तृणां दाहकोऽभिः । † मुपां. 'अश्नसु' इति चिन्त्यः । OR. 'अश्नसु' इति प्राति.
 आह तन्न । तथा सति मुद्रितरूपाडुपपत्तेः ।

का. १,१,४,१७; १८; २३; ६, ३,
 ७; २, २, ३, १८; तै. १, १, २, ९;
 ५, ४; ५; ६; ८; ८, ३; २, १, ५; ३, ५,
 ३; ७, २, ६; ८, २, ३; २, २, ५, ३;
 ७, १, ३; ३, २, २, १; ५, २, २; ८,
 २, १; ३; ४, २; ३; ७, १; २; ३;
 ३; ८, ४; ९, १; ३; ४; १२, २;
 १३, २; १९, २; २०, ३; ४; २२, १;
 २; ३; ९, २, ४; ४, ५; ५, ३; ६, ४;
 ८, ३; ११, १; १२, ३; १३, २; १६,
 १; १७, ३; ४; ५; २०, २; २१,
 १; २२, १; २; तैआ. ३, ११, ९;
 ४, ४, ५; ५, ३, ५; ६, ११, २; तां.
 १, ७, १; ६, ५, २१; ७, १८; १०, २,
 ५; ११, ३, ५; १२, १३, २६; १३,
 ९, १३; १६, १, १०; १७, ११, ३;
 १८, १, २०; ९, ११; २०, ४, ५;
 २१, ४, २; ६; ७; ११; १५, १०; जै.
 ६; ४९; ६५; ७४; ७७; ११३; १३९;
 जैउ. ३, ६, ६, ५; गो. १, २, १८;
 २०; २१; ३, १; २, ३, १९, ४, ११;
 -इवम् ऐ. २, ८; ३, ११; ४९;
 ८, २१; ऐआ. १, २, ४; २, ४, २;
 ५, १, ६; शां. १, १; १५, ४; २७,
 २; ३०, ६; शा. १, २, ३, ६; ९; २,
 १, ४, १६; १७; १८; ५, ४, ९; ३, ५,
 १, २०; ४, ३, ४, १२; ५, ४, ५, २२;
 ६, १, ४, २; ५; १८; ३, २, २; ७;
 ३, ७; ५, २; ४, १, ९; ७, ३, २, १०;
 १६; १८; ५, २, ६; १५; १८; ८, ७,
 ३, १०; २, २, ३, ४, १; १०, ६, ४, १;
 १२, ७, २, २१; १३, १, १, ३; २, ४;
 ४, १; ६, २; ३; २, २, २; ३, ५, ३;
 ६, २; ७, १; ९; ११; १५; ३, ६, १, ८,
 ६; ४, २, १; १६; ३, १; ५, १, १६;
 २, ३, ४, २; ४; ७; १९; २२; ७, १, ७;
 १४, १, १, ३२; का. १, १, ४, १५;
 २३; ६, ३; ७; २, २, १, २०; २२;
 तै. १, १, ५, ५; ६; ६, १०; ३, ५, ३;
 ८, २, ३; ६, ४; २, १, २, ४; २, ५, २;
 ३, २, ५; ४, ३; ३, ८, ३, १; ९, ३;

४; २०, ४; ५; २२, २; २३, १; ९,
 ४, ४; ८; ५, ३; ८, २; १३, १; ३;
 १७, १; २०; १; २१, १; २२, २;
 तैआ. ३, १०, २; ६, ५, ३; १०, १, ५;
 तां. १, ८, २; १३, ३, १९; १६, १२,
 ४; सा. ३, ९, ८; जै. ६; ८; १९; ३७;
 ५०; ६४; ११८; १३६; १३९;
 गो. १, २, १८; २१; २, ३, ९; १९;
 -इवस्य ऐ. ३, ४९; शा. २, १, ४,
 २४; ४, ३, ४, ७; ६, २, २, १५; ३,
 ३, २२; ४, ४, ७; ७, ५, २, ३३; शा.
 १०, ६, ४, १; ११, २, ५, २; ३; १२,
 ८, १, ४; १३, १, १, ३; २, ९; ३, ५;
 ४, २; ६, १; २; २, २, १४; १६; १८;
 १९; ५, ४; ३, १, १; २; ४; २, २;
 ३; ३, २; ५; ६; ४, २; ६, १; ४, २; १५;
 १७; ३, ४; ५, २, २; १०; ३, ८;
 १४, १, १, २३; २४; २५; २, २०;
 ५, ५, १६; का. १, १, ४, २३; तै.
 १, १, ५, ४; ९; ९, ५; ८, १; २, ७, ७,
 १; ३, ८, २, ४; ४, २; ६, १; ८, १;
 ९, २, ४; १४, ६; १९, १; १९, २;
 २०, ३; ९, २, ४; ४, ४; ८; ५, ५;
 ११, २; १२, १; १३, २; ३; २३, १;
 २; तैआ. ४, ३, १; ५, ३, ५; तां. १,
 ६, १७; २१, ४, २; ४; ९; ११; जैआ.
 १, ९८; जै. १८६; जैउ. ३, ६, ६, ५;
 गो. १, २, १८; -इवा शा. ५, ५, ४,
 ३५; १४, १, ३, २५; तै. २, ६,
 ११, ४; तैआ. ४, ५, ४; ५, ४, ८;
 -इवा: ऐ. ४, ६; ५, १; ६, ३३; ८,
 ११; ऐआ. २, ६, १; शा. ५, १, ४,
 ६; १५; ५, २७; २, ४, ९; ४, ३, १७;
 तै. १, ७, ९, १; ६; २, ८, ७, १; ९,
 ९; ३, ८, २, १, १; तैआ. ३, १२, ५;
 तां. २४, ११, २; सं. १, ३, १३; जै.
 १३४; गो. २, ५, २; ६, १३; -इवात्
 ऐ. २, ८; -इवात् ऐ. ३, ५; ५, १; ८,
 २३; शां. २२, ३; शा. ५, १, ४, ५;
 ५, २१; २७; ४, ३, १४; १३, ५, ४,
 १२; १३; तै. १, ३, ५, २; ६, ९; ३,

१, २, १०; तैआ. १, ३, १, १; ६, ५,
 २; तां. २५, १०, २२; गो. २, ६,
 १; -इवानाम् ऐ. ५, १; ८, ११;
 तै. २, ७, ५, २; तां. ६, ३, १५; १,
 ५, १०; जै. १६१; -इवाय शा.
 २, ५, ३, ११; ६, ३, १, २२;
 ६, ३, ८; १३, २, ६, ८; ८, १;
 ४, १, १४; १५; ५, २, १२; का. १,
 ६, २, ६; तै. ३, ९, ४, ८; १६, १;
 -इवास: तै. १, ४, २, २; -श्वे शा.
 ६, ३, २, २; ४, ४, २; १३, २, २, १;
 ५, २, १०; तै. ३, ८, ७, ३; १३, २;
 २३, १; ९, १०, १; जै. ६; गो. १, २,
 १८; -श्वेन ऐ. ८, २१; २२; शा. ६,
 ३, २, ७; ४, ४, ७; १२, ८, १,
 १४; १३, २, ३, १; २, ७, ५; का.
 १, १, ४, १८; तै. ३, ८, ५, १; २; ४;
 २२, १; ९, २०, २; तां. ८, ८, ४; जै.
 ६५; -श्वेभि: तै. २, ६, १३, ३; -श्वेषु
 शांआ. १२, १; शा. १२, ८, ३, २२;
 तै. २, ४, ४, ८; ७, ७; ५, ८, ६; ६,
 ५, ६; ७, ७, १; सं. २, १, ८; २, ३;
 सा. १, ८, १५; -श्वै: ऐ. ४, २७;
 ८, २३; तै. २, ५, ४, १; ५, १; २;
 ८, ६, १; ७, ७; ९, ८; ३, १, १, १०;
 २, १०; ७, १०, २; -श्वौ जै. २७.
 अश्व-कर्ण- -गौ जै. १५०.
 अश्व-क्रान्ता- -०न्ते तैआ. १०, १, ८.
 अश्व-चरित- -तानि तै. ३, ८, ८,
 १; २; ३.
 अश्व-जित- -त् तै. २, ४, ३, २; ३,
 ७, १४, ५.
 अश्व-तर- -र: ऐ. ३, ४७; शा. १२, ४,
 १, १; ७, १, ५; तां. १६, १, १०; जै.
 ११३; जैउ. १, १, ४, ४; गो. १, ३,
 १; -रम् तै. १, ८, ६, ४; शा. १२,
 ७, २, २१; तां. १, ८, १६; -रा:
 जै. २०७.
 अश्व-तरी- -री तां. ६, १, ४;
 जैउ. १, १, ४, ४; -री: जै. १६८;
 -रीम् तां. १, ८, १६.

अश्वतर-गर्दभ- -भौ तैआ. ३,
१०, ३.
अश्वतर-गर्भ- -भः ष. ५, ७.
अश्वतर-रथ- -थः ऐ. ६. २, ७;
७, १८; गो. २, ६, ७.
अश्व-त्थ(√स्था)- -स्थः ऐ. ७, ३२;
८, १६; श. १२, ७, १, ९; तै. १,
२, १, ८; -स्थम् श. ११, ५, १, १३;
-स्थस्य श. ११, ५, १, १४; १३,
८, १, १६; तै. १, १, ३, ९; ३, ८,
१२, २; -स्थात् तै. १, २, १, ७;
८; १६; -स्थे श. ७, ३, ३, ६; ७,
२, १, १७; ३, ५, १४; १३, ८, ३, १;
तै. १, १, ३, ९; २, १, ५; ३, ८, १२,
२; गो. १, २, १, ५.
अश्व-त्व- -म् ऐ. ३, ४, ९, ५,
१; श. १३, ३, १, १; तै. १, १,
३, ९, ५, ४; ३, ८, १२, २; तां. २१,
४, २.
अश्व-द्वाद(श→)शा- -शाः तां १७,
११, २.
अश्व-नामन्- -मानि तै ३, १७, १.
अश्व-प- -म् तै. ३, ४, ९, १.
अश्व-पति- -तिः श. १०, ६, १, २;
-तिम् श. १०, ६, १, २.
अश्व-पथ- -थम् तै. ३, २, २, १;
-थौ तै. ३, २, २, १.
अश्व-प्रणीत- -तः श. ७, ३, २, ४.
अश्व-मित्र- -त्रः वं. ३; -त्रात् वं ३.
अश्व-मेघ- -घः श. ६, ६, २, १;
९, ४, २, १८; १०, १, ५, ३; ३, ३, ३;
६, ५, ८; ११, २, ५, १, ४; १३,
१, २, २; ३, ६; ६, ३; २, १, १;
२, १, १; १३; १४; १६; ९, २; १०, २;
११, २; ३, १, ४; ३, ६, ४, ३; ४, १,
२; ५; ६; १०; १५; २, २; १७; ४,
११; ५, १, ४; ५, ९; १५; ३, ९; ११;
तै. ३, ८, १, २; ३, ३; ९, ४; १४, १;
९, ४, ५; ७, १; ३, २, २, २; तां. २१,
४, ३; गो. १, ५, ७; -घम् श. १०,

६, ५, ७; ११, २, ५, १; ४, ५; १३,
१, ३, २; ४, १; ८, १; २, १, १, ५, १;
४, १, १; तै. ३, ८, ६, ३; ८, २;
११, १; १४, १; १५, १; ९, १, १, २,
३; १३, १; -घस्य श. १०, ६, ५,
७; १३, १, ८, १; २, २, १३; ४, १,
१५; २, १७; ५, १, ९; ७, १, ७;
तै. ३, ८, ६, ५; १९, १; ९, २, १, २;
३; तां. २१, ४, १३; -धात् गो.
१, ५, ७; -घे श. १३, १, २, ९;
२, ३, १; ११, १; ३, ३, १०; ४, ५;
५, ४; ४, १, १२; १३; ५, १, १०;
१४; २, ९; २२; ४, १५; तै. ३, ८,
२, १, ४; २२, १; ९, ६, ४; १०,
१; १७, ५; २, १, २; ३; ष. ७, ३,
-घेन श. ११, २, ५, ५; ८, ३, ५,
१३, १, २, ९, ५, १; ६, ३; ७, १, २,
६, ३; ९; ९, १; १, १, ४, १, १, ५, ४,
१; ६, १६; तै. ३, ८, ४, २; ९, ४,
१०, १; १६, १; १८, ६; ९, ४, ६, ५;
१; ६, १; ७, १; ८, १; ८, ३; ९, ३;
१४, १; ४; १६, ३; २०, २; २२, २, ३;
४; तां. २१, ४, २; गो. १, ५, ८;
-घैः श. १३, ५, ४, ३.
अश्वमेघ-त्व- -म् श. १०, ६, ५, ७.
अश्वमेघ-याजिन- -जिनः श.
१७, ६, ३, २; -जिनम् तै. ३, ८,
७, ३; -जी श. १३, १, २, ३; तै.
३, ८, ३, ५; २०, ५.
अश्व-मेघिन- (घ+इनि)- -धी तै.
३, ८, २०, ३; तां. २१, ४, ३.
अश्व-युज्- -युभ्याम् तै. ३, १, २,
११; ५, १३; -युजा तै. ३, १, २,
१०; -युजोः तै. १, ५, २, ९.
अश्व-रथ- -थः ऐ. ७, १९; ऐआ.
३, १, १; शांआ. ७, २; ४; श. ५, २,
४, ९; जै. १३४; -थाः तां. १६, १३,
१०; जै. २०५; -थेन ऐ. ७, ९.
अश्व-रूप- -पाणि तै. ३, ८, ८, ४;
१७, ४.

अश्व-ल- -लः श. १७, ६, १, ४; १२.
अश्व-वत्(मत्तुप्)- -त् ऐ. ५, १;
१२; २०; तै. ३, १, १, ८; ७, ९, ९;
तां. १२, ४, १५; गो. २, ६, ११.
अश्व-वाल- -लाः श. ३, ४, १, १७;
जै. १५०.
अश्व-वृष- -षः श. १७, ४, २, ८.
अश्व-शक- -कानि श. ६, ५, ३, ११;
-केन तैआ. ५, ३, ५; -कैः श.
६, ५, ३, ९.
अश्व-शत- -म् तै. १३, ४, २, ५.
अश्व-शफ- -फः श. १, २, २, १०;
का. २, २, १, ७; -फेन श. १३,
३, ४, ४; तै. ३, ९, ११, ४.
अश्वशफ-मात्र- -म् श. १, २,
२, १०; का. २, २, १, ७.
अश्व-शीर्ष- -म् जै. १८६.
अश्व-सुनि- -निः श. ७, ४, ३, ११;
तां. १, ६, ४.
अश्व-साद्- -म् तै. ३, ४, ७, १.
अश्व-सूक्त- -म् तां. १२, ४, ९;
जैआ. १, १२२.
अश्व-सूक्ति- -क्तिः तां १२, ४, १०.
अश्व-स्तोमीय, या- -यम् श. १३, ३,
६, १; २; ३; ४; तै. ३, ९, १२, १;
३; -याः श. १३, ३, ६, ५.
अश्व(श्वअ)-भि-धानी- -नी श.
६, ३, १, २७; -नीम् श. १३, १,
२, १; -नीभिः श. ६, ३, १, २६.
अश्वभिधानी-कृ(त→)ता- -ताः
श. ६, ३, १, २७.
अश्वभिधान्य(नीअ)-पि-हित-
-तेन ऐ. ६, ३५.
अश्वभिधान्य(नीअ)-भि-हित,
ता- -तम् जै १३६; -ताम् जै १३६.
अश्व(श्व)-मघ- -वा शां २६, ११.
अश्वयत्(श्व+क्यच्)- -यन्तः ऐआ.
५, १, ६; तै. २, ५, ८, १२.
अश्ववत्(श्व+मत्तुप्)- -वत् शां.
२२, ३; २३, ३.

शुभशावती- नीः तै. २, ८, ९, ९.

रशुभशावती- मू तै. २, ८, ४, ८.

अश्विन(श्व+हनि)- ऽश्विना श.

४, १, ५, १७; ५, ५, ४, २५; १४, २, २, २०; तै. २, ४, ३, १३; ५, ४, ५, ६, १२, २; १३, ३; ७, १२, १;

३, ७, ५, १; तैआ. ४, ९, २; ५, ८, २; -श्विना ऐ. १, २१;

२२; ४, ११; ५, १२; २०; ७, ९; ऐआ. १, १, ४; शां. ८, ५; ९, ६;

१४, ५; १८, ५; २६, १५; श. ७, २, ३, ८; १४, १, ३, ३३; २, १, १९;

२, १६; तै. १, ४, २, १; ८, ६, १; २, ४, ३, ७; ४, ४, ६; ६, १२, १, ३;

४; ७, १७, ३; ८, ७, ८; ८, ७, ९; तैआ. १, १०, २, ४; ४, ८, ४, ९, २;

३; ४२, ३, ५, ८, १; मं. १, ७, ५; -श्विना ऐ. १, ३; शांआ. १२, २;

श. ८, २, १, ४; ५; ६; ७; १०; २, १; ८; १२, ८, १, ३; १४, २,

२, २५; ५, ५, १७; तै. १, ४, २, १; २, ४, ३, १३; ५, ४, ६; ६, ३,

१; ४, १, ३; ६; १०, ५; ११, १; ३; ४; ५; ६, ७; ८, १०; १२,

१, २; ४; १३, १; १४, १; २; ३; ४; ६; १५, २; ८, ६, ४; ७, ७;

९, ७; ३, ६, १३, १; ७, १०, ५; तैआ. १, १०, १, २; ३, ३, १; ५, ८, १, २;

-श्विनोः ऐ. १, २१; २२; २, १८;

२५; ८, ७; शां. ६, १४; ८, ७; श.

१, १, २, १७; २, ६, १; ४, ४; ३,

५, ४, ४; ६, १, ४; ७, १, १; ४, ३;

९, ४, ३; ५, २, २, १३; ४, १७;

६, ३, १, ३८; ४, १; ८, २, २,

३; ९, ३, ४, १७; १४, १, १, २०;

२, ७, २, १, ६; का. २, १, २, १३;

२, १, १; २, ३; तै. १, ५, १, ५;

८, ३, ३; २, ६, ५, २; ३; ११, २;

३, २, २, १; ४, ५, ६, ३; ८, १, ९, १;

८, ३, २; तैआ. १, २, ७, ६; ३, १०,

१; ४, २, १; ८, १; ५, २, ५; ७, १;

तां. १, ८, १; १४, ६, १०; जै. १३९;

जैआ. १, १७४; आ. १, १७२; १७४;

२८७; ३०४; ३०५; ३०६; २, १६,

५, ६; मं. १, ६, १८; गो. २, १, २;

-श्विनो ऐ. १, १८; ऐआ. १, १,

४; तै. २, ४, ३, ७; ६, १२, २;

-श्विनो तै. २, ७, १६, ४; तां.

१, ७, ७; -श्विनो ऐ. १, १८;

२१; २, १५; २५; ३, ४; ४, ८;

९; ५, १; ७, १६; ८, १२; १७;

शां. ८, ७; १८, १; श. १, १, २,

१७; २, ४, ४; ३, ९, ४, ३; ४, १,

५, ८; १३; १६; १९; ५, ३, १, ८;

५, ४, १; ११; १५; २५; ८, २,

१, ३; ५, ६, ७; १०; ११; १२; १५;

२, २; ३; १२, ७, १, ११; १४; २, ३;

४; ३, १; ३; ८, १, ३; ४; २, २२; ३,

२; ९, १, १३; १४; १४, १, ४, १२;

२, १, ११; १२; १३; १९; २, १६;

२०; २५; ४३; ५, ५, २२; ७, ३,

२८; ४, २०; २१; का. २, १, २,

१३; २, २, ३; तै. १, ५, ११, २;

७, ३, ५, ८, ५, ६; २, ६, ३, १; १२,

२; ३, १, २, १०; ५, १३; २, २, १;

४, ६; ६, ३; ८, १; ९, १; ८, ३, २;

तैआ. २, १९, १; ३, १३, २; ५, १, ६;

२, ५; ७, १; ३; ५; ८, १, २; १०, ४०,

१; तां. ९, १, ३६; जै १७६; १८६;

जै. १, १८, ३, ९; मं. १, १, १२;

४, ७; ८, ५, ९; २, ४, १४; गो. २, २,

६; ५, ६; १०; -श्विन्याम् ऐ. ७, ९;

श. १, ६, २, ४; ४, १, ५, १७; ५,

५, ४, १५; २०; २४; ७, २, २,

१२; ८, २, २, ३; ७; १२, ७, ३,

६; १४, १, १, १, १, ११; ५, ५,

१६-१९; २२; ७, ३, २८; तै. १,

५, ११, ३; ८, ३, ३; ४, ५, ४; २, ६,

१, १, ३; ४, ४, ६; ११, ४, ९; १२,

३; ४; १४, ४; ५; १५, १; २; ३,

१, २, ११; ५, १३; तैआ. ४, ८,

२; ३; ५, ७, ३; ४; ५; ६, ९, २; सा.

१, ८, १५; गो. २, ५, १०; -श्वी

सा. १, ८, १५.

अश्विनो- नी तै. ३, ५, १२, १;

-न्यः श. १०, ४, ३, १५.

अश्विन- मू श. १४, ५, ५, १७;

-श्व्याः जै. १८२.

अश्व(सुसत)-स्तन- नः जै. १७०;

-नाः तां. ५, ७, ५; जै. १७०.

अश्वतर- राणं शां. २४, ५.

शुभ-चाढ, ढा(√सह)- ढः श. १, १,

७; जै. ९५; जै. ३, ७, ४, १; -ढम्

ऐ. ८, ३; तै. २, ४, ३, ८; ७, ४, १, ८,

३, १; ८, ५, ८; ६, ८; जै. ९५; १६४;

-ढस्य जै. ९५; -ढा श. ६, ५, ३,

१; ४; ७, ४, २, ३; ३, ३; ३, ६;

३८; ३९; ५, १, ६; ७; ३, ५; ८, ५, ४,

१; २; ३; १०, ४, ३, १४; ५, ५, १०;

-ढाम् श. ६, ३, १, १, ५, ३, १, ४,

३; ७, ४, २, ३; ३, ३; ३, ४; -ढाय

तै. ३, १, २, २; जै. ३, ७, ४, १;

-ढायै श. ७, ५, १, ६; ७; ८, ५,

४, १; २; ३.

रश्व-चा(ढ→)ढा- ढाः तै. १, ५, १,

४; २, ८; ३, १, २, ३; ४; -ढानाम्

तै. १, ५, २, ३; -ढाम्यः तै. ३, १,

५, ४; ५.

अष्टन- ष्ट शां. ९, २; श. १२, २,

२, १६; तैआ. १, ७, ६; ष. ४, ४;

गो. १, ४, २, ४; -ष्टानाम् ऐ. १,

१२; शां. ६, ९; -ष्टामिः ऐ. १,

१२; ३, २८; शांआ. १२, ८; श.

६, ३, १, ३; तै. १, ५, १२, ४;

जै. ७४; १६०; ज. १, ४, ३,

२; तां. १०, ५, ९; १२, १३, २९;

१९, ५, ४; ६, १; -ष्टामिः ऽ-ष्टामिः

शां. २, ३, १; -ष्टाम्यः तां. ३, ८,

१; -ष्टाम्यः ऽ-ष्टाम्यः तां. ३, ८,

२; -ष्टाम् श. ९, ३, २, ८; १०,

† अर्षतराणि इत्यर्थमाह सा. = ऋ. १, १७३, ४.

४,२,२०; -ष्टासुऽ-ष्टासु श. १३,
 ५,१,१; -ष्टौ ऐ. १, १०; १३;
 २८; २९; २, १७; १८; ३७; ३,
 २२; ४,२३; ऐआ. १, ३, ४; २,
 ३,६; ५,२,२; शां. ३,८; ५, १;
 ५,८; ९, २; ४; १२,६; १४,३;
 १७,३; १८, १०; १९,४; ५; २७,
 ३; ३०, ७; श. १,३, २, ७,९,
 ११-१४; ३,४,१,१५; ४,७; ८,४,
 ५,७, २; ६,१,२, ६; ३,६; १८;
 १९; २,२,२५; ३,१, ४४; ५,१,
 १२; ७,१,१,३२; २,१,१६; ८,
 २,३,१४; ५,३, ७; ६,३,७; १२;
 २४; ९,२,२,६; ३,३,६; ४,३,६;
 ७; १४; ५,१,४४; ५,१,२,९; १०,
 ४,१, १६; २,९; २०; २४; २५;
 ४,३,८; १८; २०; २१; ११,४,१,
 ४; १०; ११; १६; ६,३,५; १२,
 २,२,१६; ४,११; ३,२,५; ८; १३,
 ६,२,७; १४,६,२, १; ९; ९,३;
 २८; ८, १५, १-३; का. १, १,
 ४,१४; ६,१,१०; तै. १,१,५,३;
 ५,१२,४; ६, १,११; ३,३; २, ७,
 ३,३; ३,१, २,६; २,७,४; ५; ३,
 ५,३; ५; तैआ. १,७,६; ९,१; १२,
 ४; १३,२; १०,१, ३; तां. ६, २,
 ५; १०,४,५; ११,५,८; १२,१३,
 २९; १८,३,२; १९, १, ४; २४,
 १२,६; ष. ५,१; सं. ३; जै. ७४;
 ८९; १३३; १३९; १६९; जैव. १,
 १,१,८; ६,६; ७,१; २,२,४; १०,
 २,२; ११,१,११; १६,३,९; आ.
 १,५२७; २,१,१; गो. १, ३,८;
 १०; ४,२४; ५,३; ५; २३; २,
 १,१९; २३; २, १३; -ष्टौऽ-ष्टौ
 ऐ. १,१२; ऐआ. १, ३, ७; श.
 ४,१,१,१४.

अष्ट-, अष्टा←अष्टन्.

अष्ट-क,का-कः ऐ. ७,१७; जै.
 १४५; -का श. ६,२,२,२३; २४;
 २५; ३०; ४,२,१०; तै. ३,११,१,

१९; जै. १४५; गो. १,५, २३; -काः तै.
 १,५,१२,२; ष. ३,१; -काम् श. ६,
 २,२,२५; गो. १,१,३९; -कायाम्
 श. ६,२,२,२३; २४; २५.

अष्ट-त्रिंशत्-त्वं शां. २,७,७.

अष्ट-त्व-म् ऐ. १,१२.

अष्ट-धा जै. १६०.

अष्टधा-विहित्,ता- -तः शां. ६,
 ९; -ता श. ६, ३, १, ३; -ताम्
 श. ६,२,३,१.

अष्ट-नामन्-मा शां. ६,९.

अष्ट-निधन-म् जैआ. ३,१; आ.
 २,१,६; १८,८.

अष्ट-पत्(←पति)-त् तैआ. १,
 १३,१.

अष्ट-पत्नी-म् तैआ. १,१३,१.

अष्ट-पुत्र,त्रा- -त्रम् तैआ. १,१३,१;
 -त्राम् तैआ. १,१३,१.

अष्ट-पुरुष-षस्य तैआ. १, ८, ८;
 १५,१; १८,१.

अष्ट-म्-मः शां. १२,८; श. ११,
 ४,१,१०; तैआ. १, ७, १,९, १;
 -मम् ऐ. ५, १८; शां. ६, ९;
 २६,७; श. ४, ५,९,७; ११,४,१,
 ११; १३,७,१,१०; तै. २, ३,४,
 ५,६; तां. १४,७,८; ८,२; १५,७,
 १; गो. १,३, १०; -मस्य ऐ. ५,
 १८; १९; श. २६, १३; तां.
 १४,७,१; -माः तै. ३,११,२,२;
 -मात् शां. ६, ९; -मानि शां.
 २३,४; श. ८,३,३,६; १०, १,२,
 ९; -मे ऐ. ५, १८; १९; तै. १,
 ८,१,२; तैआ. ५,१२,२; सा. १,
 ४,९; १५; ३,७, ५; तां. १४, ९,
 २०; १०, २; जैव. ४, ६, ३, ६;
 -मेन तां. १४, ७,२; ८,६; १५,
 २,७; सा. ३,२, ५; -मेषु तै. ३,
 ११,२,२.

अष्टमी-मी ऐआ. १,५,२; श.
 ८,५,२,७-१०; ११,२,७,६; १४,
 ५,२,४,५; -मीम् ऐआ. १, ५,

२; ७,२,४; श. १,४,१,३६.
 अष्ट-योनि-नि तैआ. १, १३, १.
 अष्ट-योनी-म् तैआ. १,
 १३,१.

अष्ट-रात्र-त्रे तां. २२, ११, ४;
 -त्रेण तां. २२, ११, ६; सा. २,
 ५, ६.

अष्ट-रात्रो(←ऋऽऌ)-पोषित- -तः
 सा. २,७,४; ३,३,३; ७,९.

अष्ट(←ष्टऽऋ)-ञ-चं तां. १५,
 १,७; -चम् ऐ. ५, ४; शां. १९,
 ८; -र्चन् गो. १, १, ५; -र्चानि
 गो. २, ६, १; -र्चं श. ९, ५, २, ९;
 -र्चन् श. ९, ५, २, ९.

अष्ट-शत-म् ष. ५, १.

अष्ट-सहस्र-म् ष. ५, १; सा. ३,
 १,१२.

अष्ट-स्व(न→)ना-म् श. ६,५,
 २,१९.

अष्ट-होतृ-ता तैआ. ३,७,३.

अष्टा-कपाल-लः ऐ. १, १; शां.
 १८,१४; श. १, ६, २,५; २,५;
 ४,३; ५; ५,२, ३,५; ४,११; १३,
 ५, १,१; ८; २, ६; का. १,४,
 ३,६; ८; ५,३,३; ५; तै. १,१,
 ६,३; ९,१६,४; १७,४; तां. २१,
 १०, २३; २५, १४, १,४; -लम्
 ऐ. २,२३; ७,६; ७; ८; ९; शां.
 ४,२; ३; १९, १; श. २, २, १,
 २२; ५,३,२; ५,२,३,२; ३, १,१;
 ३,३; ४,५,६; १६; २९; ११, १,
 ४,२; ५,५; ४,३, ५; १२, ४,३, ५;
 ४,१-५; का. १, २, १, १३; ५,
 २,२; तै. १,४,४,१०; १३,१, १;
 ८; ६,१; २; ७,३,४; ८,४,१; ३,
 १,४,१; १२; ५, ८; २, ७, ४; ७,३,
 ५; ८, १२, १; ९, १५, १; १२, २,
 २-८; ४,२-६; जै. १६४; गो. २,
 १,९; १३-१५; -लाः श. २, २,
 १,१७; का. १, १, ११; -लम्
 तै. १, ५, ११; तां. २१, १४, १३;

-लेन श. ५,२,३,४; ५,१,३; तै. १,५,११,३; तां. ५,१०,९; २५, १३,२,४.

अष्टा(ष्टअ-)**क्षर,रा** -रः जैउ. ३, ७,१,९; -रम् ऐ. ३, १२; शां. १४,२; श. १४, ८, १५,१,२; ३; तै. ३,१०,९,१३; १४; तां. ८, ७,१; गो. २, ३, १०; -रा ऐ. १,१; २,१७; ३, १२; २८; शां. ९,२; १९,४; २७,३; श. १, ४, १,३६; ७,३,२३; ९,१, १७; २, १,४,१४; २,१,१७; ३,६,४,२०; २७; ७,१, २८; ४, १,१,८; १४, ३,२,७; ५,२,१,५; ३,५; ६,१, ३,६; १९; ३,१,२१; ५,१, १२; ७,१,२७; ७,१,१,३२; २, १,१६; ८,२,३,१४; ५,३,७; ६,३,१२; ९, ४,३,६; १४; ५,१,५,१; २,९; १२, २,२,१६; १३,६, २, ६; का. १, १,४,१४; २,१, ११; तै. १, १,५, ३; ६, १,११; २,७,३,३; ३,३, ५,३; ८,१२,१; तां. ६,३, १३; ८, ४,१; १५,१,८; जै. १००; १३३; १६०; १६९; जैउ. १, १, १,८; ६,६; २,२,५,४,३,२; ११,१,११; गो. २, ३, १०; -राणि ऐ. ६, २४; जै. २८; १०१; -रै जै. १०१; -रेण ऐ. ६,२६; तां. ७,७,१; १५, १०,७; जै. ३१; १०५; १०७.

अष्टा-गृही(त→)ता- -म् श. ६,३, १,१; ३.

अष्टा-च(क→)का तैआ. १,२७,२.

अष्टा-चत्वारिंश(व + ङट्) -शः शां. २६, ७; शं. ८, ४,१, २५; ९, ३, ३, ५; तां. ३, १२, २; १३, २; १५, १, १३; ६, ७; जै. १५३; -शम् शां. २६, ७; तां. २१,७, १; ८, १; २५, १, १; २, १; जै. १५३; -शस्य तां. ३, १२, ३; -शाः ऐ. ४, १२; श. १३, ५, ४, १०; तां. २१, ६, १; -शात् श. ९, ३, ३, ५.

अष्टा-चत्वारिंशत् -त् श. ६, २, २, ३२; ३३; ९, ३, ३, १९; -त्सु श. १३, १, ३, ८; ६, २, ५; तै. ३, ८, ८, ४; जैउ. ४, २, ८; ५, ४, ३.

अष्टा-चत्वारिंशदक्ष(-र→)रा- -रा श. ६, २, २, ३२; ३३; १३, १, ३, ८; ६, २, ५; तै. ३, ८, ८, ४; जैउ. ४, २, ८.

अष्टा-चत्वारिंशद्-वर्ष- -म् गो. १, २, ५.

अष्टा-चत्वारिंशद्वर्ष-सहस्र- -स्त्राणि गो. १, २, ८.

अष्टा-तथ- -यानि ऐ. ८, ५.

अष्टा-त्रिंश(व्+ङट्) - -म् श. १०, ४, ३, १८.

अष्टात्रिंशत् -त् तां. २४, ८, २.

अष्टा-द्वष्ट- -ष्टः तां. ८, ९, २१; जै. ७२; -ष्टे तां. ८, ९, २०, २२; जै. ७२; जैआ. १, ३४३.

अष्टा-दशन्- -दश ऐ. ४, १६; शां. ९, २; २७, ३; श. ८, ४, १, ८; २७; २८; १०, ४, २; १५; ३, १७; तै. ३, ११, १०, २; तां. २५, ४, १; -शः ऐआ. १, ३, ७.

अष्टा-दश(न्+ङट्) - -शः श. ८, ४, १, १३; २८; तै. ३, ९, १, २; -शम् जै. १२९; -शाः तै. ३, ११, २, ३; -शान् गो. १, १, ५; -शेषु तै. ३, ११, २, ३; -शौ तां. १६, १५, ३.

अष्टा-दशी- -शी गो. १, ५, २४. अष्टादश-रात्र- -त्रेण तां. २३, १३, २.

अष्टा-दशिन(न्+ङनि)- -शिनः तै. ३, ९, १, १; २; गो. १, १, ८; -शिमिः तै. ३, ९, १, १.

अष्टा-नवति- -तेः श. १०, २, ३, ११.

अष्टा-पञ्चाशत् -त् श. ६, २, २, ३१; ३६; ३७; -ति श. ६, २, २, ३६; ३७.

अष्टा-पदी(←पाद्) - -दी शां. १८,

१२; तै. २, ४, ६, ११; तैआ. १, ९, ४; -दीम् ऐआ. २, ३, ६; श. ४, ५, २, १२; -द्वै श. ५, ५, २, ८.

अष्टा-पृष्ठ- -ष्ठः गो. २, ५, ९.

अष्टा(-ष्टअ-)**रलि** - -लिः शां. १०, १; -लिम् श. ३, ६, ४, २०.

अष्टा-विंश(न्+ङट्) - -शः तै. १, ५, ३, ४; -शाः तै. ३, ११, २, ४; -शे तां. २५, १, १; २, १; -शेषु तै. ३, ११, २, ४.

अष्टा-विंशति- -तिः श १०, २, ३, ११; तां. २३, २४, १; गो. १, ५, ५.

अष्टा-विंशति-शत- -म् तां. १८, ३, २.

अष्टा-विंशति-शत-मान- -नानि तां. १८, ३, २; -ने तां. १८, ३, २.

अष्टाविंशत्यक्ष(र→)रा- शां. २६, १; -रायै जै. ८९.

अष्टा-विंशिन(न्+ङनि)- -नौ शां. २६, १.

अष्टा-शत- -म् श. १०, ४, २, २३, २४.

अष्टा-शफ,फा- -फः श. ६, २, २, १५; -फा तै. ३, ३, ५, ५; -फाः तै. १, २, १, २६; तां. ३, ८, २, १५, १, ८; १९, ५, ४; २३, २४, १; २४, ८, २; जैउ. १, १, १, ८; २, २, ४; ११, १, ११; २, २; -फान् तां. ७, ७, १; तां. १५, १०, ७; जै. ३१; १०५; १०७; -फेषु जै. ३१.

अष्टा(-ष्टअ-)**शीति-सहस्र** - -स्त्राणि ऐ. ८, २२.

अष्टा(-ष्टअ-)**श्रि** - -श्रिः ऐ. २, १; शां. १०, १; श. ३, ६, ४, २७; ७, १, २८; ५, २, १, ५.

अष्टा-सप्तति- -म् ऐ. ८, २३; श. १३, ५, ४, ११.

अष्टे(-ष्टइ-)**ड** - -डः तां. १३, ५, २१.

अष्टे(-ष्टइ-)**न्द्र**(√अन्) - -न्द्रः शां. २२, ८.

अष्टि(√१असू)- ष्टीः शांआ. १, ४^३; ३, ८^३; ६, १५, ९, ४^३; १७, ३^३; १९, ५^३; २२, ८^३; २६, ३; ३०, ७^३; -ष्टौ शां. १०, १.

अष्टा- -मू तै. २, ८, ५, ४; तैआ. ६, ६, २.

अष्टी-वृत्- -वता तां. ६, ७, २३; -वतोः तां. १७, ५, ६; -वद्भ्यामू तै. ३, ७, १२, २; तैआ. २, ३, १; -वन्ता ऐ. २, ६; -वन्तौ श. ११, २, ६, ९.

अष्टीवद्-द्वन्- -मू शरि ३, ८, ३, ११.

√१असू, अस्ति श. १, १, २१; २, १, १२^३; ४, २१^३; ५, ४, ११; ७, २, १; २, १, ४, २; ७, ३, २, १; ५, २, २८; ३, १, २, २; ३, ४, ३; ४; ७, १, १, १७; १८; २७; ३, १, ५; ४, ५, ३; ५, ७, २; ५, १, ३, ११; २, १, ८; ५, ५, ३; ४; ५; ६, २, २, ३९; ७, २, १, ७; ४, १, १४; ९, १, १, २९; ४, २, ४; १०, १, ३, ९^३; ३, ५, १०; ४, २, २१; ११, २, ३, ३^३; ६, १, ४, ५; ६; १३, ४, १, १४; १४, १, १, ३०; ४, २, ३; का. १, १, २, २; २, ४, १०; ३, १, २२; २, ९; ३, ५; ४, ३, ५; ५, १, २, ५; २, १, १, १४; २, २, १२^३; ४, १०; तै. १, ३, ७, ५; १०, ४; २, २, १, ७; ५, ६; ९, १; ८, २, ६; ५, ७; ८; ३, १, १, ३; २, ३, ९; ७, ९, ५; १२, ३, १; अस्ति ऐ. १, ३; १०; १७; २, ४०; ४१; ३, १; ४६; ६, १, १४^३; ७, १३; १५; २७; ऐआ. ३, २, ४^३; शां. ७, १०; १७, १; श. १, १, ४, १८; २, ५, ९; १४; ४, ५, ४; ५, १, २, २; ६, ३, २, ३; ४, १९; ७, २, ११; ३, २५; ४, २१; ८, २, १५; १६; ९, ३; १९; २, १, २, १०; २, ४, ३; ३, ४, ३, ७; ४, ४, ४; ५, १, १६; ६, २, १४; ३, १, ३, २; ९; १५; २, १, १४; २, २७; ३, २, २;

४, १६; ५, १, १५; २६; ३, १९; ६, १, ११; ४, १४; १६; ७, १, ४; ९, ४, १; १६; २४; ७, ४, ४, ७, ५, १; १५; ५, ७, २; ६, ८, २०; ५, १, ४, ८^३; ९; २, १, ६; ३, २, ७; ३, १२; ४, २, ३; ६, ४, ३, ४; ७, १, १, १५; २, २; ३; ८, ७, २, १९; ३, १२; ९, ४, २, २८; ३, १५; ५, १, ४०; २, १४; १०, २, ४, १; ३, २, १३; ४, २, २१; ६, ३, २; ११, १, ६, ९; १०; ४, २, २; १२; १५; ५, १, ९; १३; ५, १; ६, १, ३-७; २, १०; ८, ४, १; १२, ४, १, ३; ५, १, ५; ९, ३, १३; १३, ४, १, १४; ५, २, १०; ६, १, ९; ७, १, १; १४, १, ३, २०; २१; ४, ११; १४; ३, १, ४; ६; ८; १९; २३; ४, १, ३, २; २, २६; ५, ४, १, २; १३; ६, ७, ३, १^३; ८, ११^३; ७, १, २, ३-३०; २, २१; ३, ३; १३; १४; ९, १, १०; १८; का. १, १, २, ६; १२; ४, १; ६; २, २, १६; ४, ३; २, १, ५; ४, २; ४, १, ३; ३, ५, १३; २, १, १, २; ४; १४; ३, २०; २, ३, ८; तै. १, १, ३, ६; ५, ९, १; २, १, ४, ३; ११, १; ४, २, ४; ७, ४, १; ३, ३, ४, १; ६, ८, २; ७, ५, १०; १०, ९, १४; तैआ. १, ३, १; २५, १^३; २६, ६; २, ६, २^३; १५, १; ७, ५, ७; ४, २, २; ५, ४, १०; ८, ६, १; १०, १०, ३^३; तां. ३, १०, २^३; ८, १, ५; ९, ७, १; १२, १३, ३२; १९, १२, ३; २१, १, ९; ७, ३^३; ४^३; २५, ८, ३; ष. १, ४; जैष्ठ. १, २, १, १४; ४, २, ५; २, ४, २, १०; ३, ४; ३, ६, ७, ७; ७, १०, २, ५; जै. १; ४; ५, ५; ७, ९; ९, ९; १०; १२; १२; १३; १३; ७; १३; ८^३; १४; ८^३; १५१; १६०^३; १६५; १६६; १६८^३; १९९^३; स्तः श. २, ४, ४, १७; का. १, ३, ४, १०; तां १६, ४, १०; जै. १६६^३; सुन्ति श. १, १, २, ७, ६, ३, ५; ५, ५, ४, ६; का. २,

१, २, ८; तै. २, ८, ५, ६; ३, ६, १०, ५; ७, ६, २१; सुन्ति ऐ. १, १६; ३, २५; ३१^३; ४, २७; ५, ५^३; श. १, ६, ४, १९; ८, २, १४; २, ३, १, १९^३; ३, ६, २, २५^३; ४, १, ३, १०; ७, ६, ७, १७; ६, ६, १, १; का. १, ३, १, १२^३; तैआ. ३, १२, ७; जै. ६४; ष. ३, १; गो. १, ५, २५; असि, असि ऐ. १, ४^३; १९; २५; २, २२; ३, ८; १३; ५, ६; १९; ७, ८; १६; ८; ८; ९^३; २७^३; ऐआ. २, १, ४^३; ७, १, ५; २, २; ३, २; शां. १२, ३; २५, ५; श. १, १, २, १०; १२^३; ४, ४^३; ५^३; ७^३; ८; १०; १८; १९; २, १, ३; ७; १०; ११; १४^३; १५; १६^३; १७; १८, २२^३; २, ७; ४; ६^३; ७; ५, ११^३; ३, १; ६; १५; १७; १९^३; २८^३; २, १५, १७; ३, १-५; ४, २, ३^३; ४; ७; १४^३; ४, १, ३^३; २, १^३; २५^३; ५, ३^३; ४; ९; ११; ५, १, २५; ६, ३, १७; ७, १, ४^३; ९^३; ११^३; ८, १, ८; ९; ३, १९; ९, १, ४^३; २, १७; २३; ३३; ३५; ३, १६^३; २, २, २, २०; ३, ४, ६; १०; ११^३; १४^३; १९^३; ५, २, ४७; ६, २, ११; ३, १, २, २०; ३, ९; १५^३; २, १, ८^३; १५^३; १७^३; २९^३; २, २, ४^३; ४, ११^३; १४^३; १६^३; ३, १, २^३; ४; २, ७^३; ३, ८^३; ४, १; १४^३; २५; २९^३; ४, १, ९; १०; ११; २०^३; २२^३; २, १४; ५, १, १५; २७; २८; ३२^३; ३३^३; ३६^३; २, ११^३; १२; १३; १४^३; ३, २४; २५^३; ४, ४^३; ८^३; १५^३; २३; ६, १, ४^३; ११; १४; २०; २२; २५^३; २६; ३, ६; ७, १, १; ४; ७; ९^३; २१; २२; ३, ९^३; ४, ६; ८, २, १४; ३, २०^३; ३२; ९, ३, २६; ४, ३; ४^३; २४; ७, १, १, ११; २२^३; २, १५; २१; ३, ३; १९; ४, ७; ५, १७; २, १, ९; १०; २१^३; २, ९^३; ३, १०, १५^३; १६^३; १७^३; १८; ४, २४; ३, १,

† KT. 'इष्टीः ?' इति कल्पयति । तत्र √१असूरेव विवक्षितत्वात् ।

१४^३; १५^३; १६^३; १७^३; १८^३; १९^३;
 २०^३; २४^३; २७^३; ३९^३; १२^३; १८^३;
 ५; १०; ४, १, ६^३; १४^३; २, १२;
 १८; ३, ६^३; ५, २२; ५, ३, ९; १०;
 ४, ९; १०; ११; १२^३; ६, ४^३; ६;
 २, २; ४, ४; ५; ६; ५, ५; ६, ४; ५, १,
 २, ४; ५; ६; ७; ८; ४, ३^३; २, १, २७;
 २, १०; ३, ४, ५, ६^३; १०^३; ११^३; ५,
 ३^३; १६^३; १८^३; २०; २१; २२; २३;
 २७^३; २८^३; ४, १, ११^३; १४^३; १६^३;
 २, १०^३; ३, ४^३; २, ५^३; ४, २^३; ३, ६;
 ९^३; १०^३; ११^३; १२^३; १३; १५-१९;
 ५, ४, २, ४; ६, १, ३, ९-१७; ३, १,
 ३६^३; ३, १२^३; २, ३; ४, १, ८, २, १^३; ९;
 ४, २; ५, २, १^३; २; ३^३; ४^३; ५^३; ६^३;
 १३; ७, २, १३-१६; ८, २, ४; ७, १,
 १, ८; ११^३; ३०^३; ४, २, ५; ६; ७; ३९^३;
 ५, १, ३०^३; ३१^३; २, १३^३; ८, १, ४,
 ८^३; २, १, ४; ७; १०^३; १४; १५;
 ३, १, १४^३; ४, ६^३; ८^३; १०^३; ४, २,
 ३-१२; ५, १, १२; ६, १, ५-९; ७, १,
 ६; ४, ११^३; ९, १, २, २७; ३, ३, ३;
 ३, ४; ३, ३, १०; ११^३; ४, २, ५; ६; ७;
 ४, १३; ५, १, ५३^३; १०, ६, १, ४;
 ५; ६; ११, ४, १, ८; ५, ४, १; २; ९, ७;
 ६, ३, २; १२, ३, ४, ३; ४; ५; ४, ४, ४;
 ५, २, १, ५, ७, १, १२; ३, ६; १४, ८,
 ३, ८^३; ९, २, ३; ४; १०^३; १३, १, २,
 ३^३; ६, १^३; ४, १, ७; ५, १, ९; ६;
 २, १२^३; १३, १, २, ७; ३, १, ५; १७^३;
 २, ५; ४, १, ५^३; २, १, ६; ८^३; ९^३; १६^३;
 २, २९^३; ३, १, २८^३; ६, १, ४; ३, १;
 ७, १; ९, २-२५; ११, १; ६; ७, २,
 ३०^३; ३, २, ५; ८, १, ५, १०; ९, १, १, २,
 १, ४^३; ३, ९^३; १०; १, ४; ४, ८; १९;
 २, ५; २७; का. १, २, २, १, ५; ३, ८,
 ३, ३, १, ६; ४, १, ५; ८; ९; १२^३; १, ५^३;
 १, ६^३; २, १; २, ७; ५, १, ३, ८; ६, २, ६;
 २, १, २, १०; १, १^३; ३, ९^३; १०, १, २^३;
 १३^३; १, ४; २०; २, १; ४, २; ५; ८; ९;
 १२^३; १, ४-१, ७; २०; २, १, ६; २, ५;

३, १०^३; ४, ५, १२; १३; १६^३; तै.
 १, १, १, १; २, ५^३; २, १, ६; १७^३;
 २०^३; २१; २३; ३, ५, २; ६, ४^३;
 ४, २, २; ४, ९^३; १०; ५, ३; ६, ५, ६^३;
 ७, ५, ३; ६, २; ४^३; ८; ८, १^३; ५, ६^३;
 ९, १; ४; ५; १०, १^३; २^३; ३^३; ४^३; ५;
 २, १, २, ३; २, १०, १^३; ४, १, २; ६;
 २, ४; ५, ६, ४; ७, २^३; ६, १, ४; ५^३;
 ५, १^३; ३^३; ६, ४^३; ५; ६, १, ५, २; ७, ७,
 २^३; ३^३; ४^३; ५; ६^३; १, ५, ३^३; ८, २, ६;
 ३, १, १, ७; ८; २, २, २; ३; ५; ७; ९;
 ३, १, २^३; ४, १; ३; ४, ४; ५; २, ५, ५;
 ७^३; ८; १०; ११; ६, १; २^३; ३^३; ७, ३;
 ९, १; १२; १३^३; ३, ४, २; ३; ४^३; ६,
 २; ३; ५; ८; ९; १०; ७, ५; ९, ५^३;
 ५, २, ३; ३, १; २; ६, १^३; १०, १; ६;
 ३, १; १, ५, १; ७, ४, १३; १, ७; ५, ४;
 ८; ६, १, १; ७, १^३; २^३; १२^३; २, ३; ६;
 ११, ३; ८, ३, ४; ५^३; ६^३; ९, १^३; २^३;
 १०, ३, १^३; ४, १^३; ५, १^३; ८, १;
 ४; ९, २; ११, १, १^३; ४; २, १^३; तैआ.
 १, २, ४; १, २, ५^३; २, २, १; १९, १^३;
 ३, १, ४, ३^३; १, ६, १^३; ७, २, १^३; ४,
 ६; ३, १^३; ५, २^३; ४; ५^३; ६; ७; ६, २^३;
 ७, ४^३; ५; ८, १; २^३; ४^३; १०, २; ५;
 ११, ३; ५; ६; १२, १^३; १, ७, १; १९,
 १८; २०, ३; ४, १, ३^३; ६; ४, २,
 १^३; २; ५^३; ७, २, ५^३; १०; ३, २; ५;
 ४, ६^३; १०; ११^३; ५, ३^३; ६, ९^३; ७;
 १; २^३; ५^३; ७; ८; ९; ८; ६; १२; ९, ६;
 ८; ९; ६, १, ४^३; २, १; २; ४, २; ७; ३^३;
 ९, २; १०, २; ११, २; १२, १; ७, १,
 १; ४, १; १२, १; १०, १, ८; २, ६, १^३;
 ३, ५, १; ३, ७, १; ६, ३, १^३; तां. १, १,
 ४; ७; ८; १, १; २; ३; ४^३; ३, १; ८;
 १०; ४, २; ३^३; ४; ५; ६; ७^३; ८-१४;
 ५, ६; १, ५^३; ६, ३; ७, १०; १, ५; ७,
 १^३; ४^३; ९, १-१२; १०, १-८; ९^३;
 १०^३; ११^३; १२^३; ६, ५, ३^३; ७, ६;
 ९, ७, ६; ११, ११, ३; जै. ५, ३^३;
 ९, ५^३; १, २, ४; १, २, ७^३; १, ३, ६; १, ४, ३^३;

१५, ४^३; १६, ०^३; १६, ८; १, ७, १; १, ७, २;
 १, ७, ६; १, ८, ०^३; १, ८, २^३; १, ९, ५; १, ९, ७;
 १, ९, ८; २, ०, ३^३; जैड. १, १, ५, २;
 १, २, ५, १; १, ६, २, ५; १, ७, १, ६;
 ७; २, ६; १, ८, १, २; ३; २, २, १;
 ३, २, ३, ७; ३, ४, १, ५^३; ५, १, १^३;
 २^३; ३^३; १, ०^३; १, १^३; २, ३; ५^३; ८, २;
 ३^३; ७, १, १, १; ७; ३, १, २; १, १^३;
 २^३; ८, १, ४; ९; २, १; ५; ९; १, ३;
 १०, ३; ४; ८; ष. १, २, ४; ७, १; सा.
 २, ६; १, ४; १, ५; ७, १, ३; ३, २, ४; मं.
 १, १, २^३; ३; ४, १-४; ५, १, ४^३; १, ७;
 १, ८; ६, ४; १, ५; १, ७; २, ०; २, ५; ७, ६;
 ७; ८; ९^३; १, १; १, ३; १, ६; ८, ३; ५;
 ६^३; २, १, ६^३; १, ४^३; ४, ६^३; १, १; ६;
 १, ९^३; ८-१, १; १, २^३; गो. १, ५, १, ४^३;
 २, २, १, ३^३; १, ४^३; स्थ: ऐआ.
 २, ७, १; बा. १, १, ३, १^३; ३, ४,
 १०; ६; ३, १, ३; १, ८; ८, ३, २, ७^३; ३,
 २, १, ५^३; ३, ४, २, ५^३; ४, १, २, १;
 ५, ३, २, ४; ७, १, ५, १०; १, १; १, ३;
 २, १, ८^३; ५, ३, ५, १, ५; १, २, ७, १,
 १, १; १, ३, ६, ९, २, ७; का. २, १, ३,
 १^३; तै. १, १, १, ३^३; ४^३; २, १, १, ४;
 ३, ७, ४, १, १; १, १, १, १, ८; तैआ.
 १, १०, १, ४; ७, २, ६; ४, २, ५; ७,
 १, ७; ३, ३; तां. १, ५, १; ६, १०,
 १, ४; मं. १, ७, १, १; १, २; २, ६, ७,
 ८; जै. १, ८, ६^३; १, ८, ८^३; स्थ: बा.
 ६, ४, १, १०^३; स्थ ऐ. ७, १, २;
 ७, १, ७; १, ८; बा. १, २, १, १, २; ३,
 १^३; २, ३, ४, २, ५^३; ३, ५, ४, २, ४;
 ९, २, १, ४; १, ५^३; १, ६; ३, २, ५; ४, ७;
 १, ६^३; ७, ४, ३, ७; ५, ३, ४, ७^३; ८^३;
 ९; १, २^३; १, ३^३; १, ४^३; १, ६^३; १, ७^३;
 १, ८^३; १, ९^३; २, ०^३; २, १^३; १, २, ७, ३,
 २, २^३; का. १, ४, १, १, ९^३; २, १, ३,
 ५, ४, १, ०; २, १, १, ५^३; तै. १, २, १,
 ८; १, ६; ३, १, ०, ९; १, ०; ७, ४, २, ५;
 १, २^३; ३^३; ४^३; ५; २, २, ३, ७; ३,
 २, १, ३; ४^३; ७, ६; ३, ६, १; १०; ९;

४;७,४,२;१५;९,२;९,६,१;७,४;
 ११,१,५;१३;१५; १६;१७;१९;
 तैआ. १, २७,५१; ४,५,५; ८,३;
 ४२,४,५,४,८;५,७,४;६,६,१;८,
 १;१०,१,११; तां. १,२,५; १३,
 ८,५; मं. १, ४,५;२,३,१५; जै.
 १८८; जैड. १,६,३,६; १८, १,
 ११; गो. १,१,२९;३९; २, ६,६;
 स्थ. वा. ४,२,२,९; ६, ५,१,२;
 ७,१,१,२; १४; तै. २, ७, १२,
 ४; तैआ. १०,१,११; अस्मि ऐ.
 ३,१३; २२; ७,२४;२७; ८,२७;
 ऐआ. २, १,२;४;२,३; शां. १,
 १; शा. १,१,१,६; ४,५,९;१०;
 ५,२,१९;६,३,१३;८, १,८;९,९,
 ३,२३; २,३,४,७; ५, १,२; ३,
 ३,४, १७;४,१,४, ८; ६,१,३,९-
 १७;२३;६,३, १४;९, ४,४, १६;
 १०,३,४,५; ११, २, २,६;४,२,
 १८;५,१,७; १२, ७, ३,१; १३,
 ५,२, १४; १४,१,१, २२;४,२,१;
 १०;२१;२२;५, ४,१; ६,११,६;
 ७, १, २०; २, १६; ३, २; ९,२,
 १४;९,४; १९; अस्मि वा. १,
 १,१, ६; ९, ३, २३; का. १,
 ४,३,२; २,१,१,५; तै. १, २,१,
 २०; २,५,६,५;८,७; ६, ५,६;
 ७,१,९;५,४; ५; १२;८,८,१,७;
 १०;९,८;१०;१०, ११, १;१२,
 २,२; ४; ४, २-६; तैआ. १, ११,
 ४; २७,६; २,५, २; १८,१; ३,
 ११,४; ७,१०,१; ९,१०,६; १०,
 १,१५; तां. ६, ७, ५; ७, ८,२;
 १३, ३, २४; सं. ३; मं. १,६,
 १७; जै. ६; ४०; ५३; ११६;
 १२४; १३६;१५२;१६०;१८८;
 १९०; १९७; जैड. १, ३, ३, ७;
 ४, २; १७,१, ४; २,६; १८,१,
 २;२,४;३,३, ४, ३;४,५; ६,१,
 ४;३, १; ४;६; ४, ८,१, २; ५;

१०;१०,३,४;८; गो. १, १, १;
 स्व: जै. १०२; १६०; १९०;
 स्म: वा. ३,५, १,१९; ६,२,२२;
 ४,३,५,३;तै.३,५,४,१; स्म: ऐआ.
 २,१,४; शांआ. ७,१३; वा. ११,
 ६,३,२; १४,६,४,१, तै.३, ७,१३,
 २;१२,२,६; तैआ. १,३१,३; तां.
 ५,१०, ९; जै. ४८; ९४; १४१;
 १९८;२०३; जैड. १, १२, ४,३;
 मं. २,१,६; गो. १, १, २८; २,
 ९; ५, २१; २, २,२; ७; ६, ६;
 स्मलि ऐ. ७,१८; ऐआ.२,१,४;तै.
 २,५,५,५; आस वा. १,४,१,३४;
 ६,३,३-५;८; ११;१७;३, २,४,
 १;५,१,२१; ४,१,३,६;१०,५,६;
 ५,५,४,२-५;८; ५, ६; ६, २,२,
 २०; ९,५,१, १४; १५;१९; २४;
 २५;२६; ११,१,६,११; २,३,८;
 १४,९,१,७; आस ऐ. २,३३; ३,
 ४९; ५,१;३४; ६,२०; ७,१३;
 १४;१६;१७;२७; ८, २१; ऐआ.
 १,२, २;३,४;७; ५,१, ६;२,२;
 शां. २५,११;२९,१; वा. १,१,४,
 १४;२, ३,१; ४,१७; ५,५;६;४,
 १,१०; १४: १५; २३;५, ३,२३;
 ६,१, ४; २,१; ३; १;३, १;२;
 ६;७; ११; ४, ४, ३;६; ७;८,१,
 ४; ९,१, २४; २५; २, १, २,१५;
 २,२,८;३,३;४, १;३;५; १२;४,
 ४,३; ५;५, १,१; ३, १, २,१३;
 ३,३;१०; ४, ४;२, २,३; १२;२९;
 ४,२,१५;३, १६;६,२,७;९;९,४,
 १४;२२; ४,१, २,४; २,५,९;५,
 ४,३;४;५; ६,७, १४;५, १,१,
 २;४,१,९; ५,४,२; ३-७;८;५,
 १; ६,८,१, १४; ७, १, २,१; ८,
 ६,२,१; १०,१,४, १; २,२,१;३;
 ३,४, १; ५,३, १;५, ९; ६,५,४;
 ११, १,६,१; ७;८; ११; ८,२;
 २, ३, ८; ४, १, १; २; २, १७;

५, १, २; १७; ६,२,१०; १२,
 ९,३,१; १४, १,१, २; १९; २०;
 २,११;४, २,४;५,१,१;१३; ८,५,
 १; का. १,१,२,१०;२,२, ६;४,१;
 ३; ३,४,२;३;४,३,१; २, १,३,
 १७; २,१,१५; २,५;१०; ३,५;
 तै. २,८,९,४; वा. १,१; जैड. १,
 १२,५,१; ४, ६, २, १; जै. १९;
 ३७;३८; ४५;४६;५३;६१;८७;
 ८८; १००; १०२;१०८; १२५;
 १३०;१३२;१३७;१३८;१३९;
 १४०;१४३;१४४;१५०;१५१;
 १५७;१५९;१६८; १६९; १७१;
 १८०; १८१;१८६;१८९; १९०;
 १९२;१९७;१९८;१९९;२०४;
 २०५; २०६; २०९; जैड. ३,
 २,५,१;६,१,१;२,३; ४, ६,१,१;
 ३,३; आसतु: ऐ. ३,२०; वा. १,
 १,४,१४; ३,६, २,९; ४,१,४,२;
 ७,१, २,२३; का. २, १, ३,१७;
 जै. १२८; १३३; १५१; १५२;
 १७४; १९०; १९२; २१२; जैड.
 ३, ६,१,१; आसु: आसु: ऐ. ३,
 ४८; ७, १५;१८; २७; ३४; शां.
 १,२; वा. १,१, २,७; २,५,१;
 २४;४, १, २,२; ६,३,१; २,१,२,
 ४;८; २,१,१४; २, ८;४, ३;३,
 ३,१;४;३,५,१,१३;९,१,१;४,
 २,३,७;३,२,७; ५, ३, १; ४, १;
 ५,५,२,५;४,२; ९,५,१,१२;१६;
 २३; १०,१,४, १; ४, ३,८; ११,
 १,२, १२; २,३, ६;९; ८,१,१;
 १२,१,३,२३; ९,३,९; १४,८,६,
 १; का. १,२,१, ९; २, ६; ४,१,
 ३; २,२,३,१;२१; जै. ६; ३२;
 ५२; ९५; १०२; १२१; १२२;
 १२८;१३०;१३७; १४५; १५६;
 १७२; १८५; १३०; १९३;
 २०४; जैड. २, २,४, ११;४,
 १,२; ३, २,३, २; ३, १; आसिथ

†अत्रस्थाः इति कालिमुपा. चिन्त्यः । तु. तत्रैव ६,६,१.

जै. ९९; जैठ. १, ४, ४, २; अस्व
 श. १, ६, १, ४; ७, ४, ५; ८, २, १०;
 २, १, ४, २, ३; ४, ४, ५; ४, ३, ५,
 १५; ६, ४, ५, ५, ३, १, ९; ६, २, २,
 ४०; ८, ६, ३, २; ९, ३, ३, १४;
 ४, १, ७, ५, १, २; ५, १; १०, ४, १,
 ७; ३, ९; ११, ५, ८, ६; ६, २, १०;
 १२, ३, ५, १; १३, ५, २, ३; ८, १,
 २०; १४, ३, १, २, ४; का. १, १, ४,
 २३; २, २, १, १९; तै. २, २, ८, ४;
 अस्व ऐ. २, ८; ११; १३; ३,
 ४३; ६, ३, ३; ८, १, ४; ऐआ. १, २,
 २; ४, ३; ५, १; १; ५, १, १; शां. ७,
 १०; ८, ९, ९, ४; १२, ८; २, ६, ६-८;
 २, ७, ६; शांआ. १, ३; श. १, १, ४,
 ३, ३, १, २०; ६, ३, २, ६; ७, १, १, १८;
 ९, ३, १; २, ३, १, १, ४; ५, १, १, ८;
 ३, २, २, १, ७; ४, ३, ४, ६; २०;
 २, ७; ३, २; ६, ८, १, ७; ५, २, ३, ९;
 १०; ४, ४, १९; ५, ४, १, ४; २, २; ५,
 ११; ७, ३, १, ४; १०, ४, ३, ९;
 ११, १, ३, ४; १३, ७, १, ३; ४, ५;
 ६; ८, १, १०; ३, १, ३; ४, १; १४,
 १, १, ४; ८, ५, १; का. १, ४, ३,
 १५; २, १, २, १६; ३, ८; २, ४;
 ४, १९; तै. ३, ७, १, ३; तैआ.
 २, ५, १; ५, १, १; १०, १, ४; जै.
 १५; ४, ७; ५, १; १३, ९; १, ४, ७; १, ८, २, ८;
 जैठ. १, १, ६, २, ६; ८; १०; १, २; ३,
 २; ४; ६; ८; असत्त: शां. ८, ८;
 असत्त श. ३, २, १, ८; ३, ८, २, १, १;
 १३, ८, ४, ३; असत्त श. १, ४, २, ३;
 २, १, १, ३; २, १, ९, २, ३, ५; २, ३, २,
 १, ५, २, २, ७; ६, २, ३; ४, २, ५, १, ८;
 १, ९; का. १, ५, १, २, ५; जै. १, ३, ६;
 जैठ. १, १, ६, २, ६; ८; १०; १, २;
 अस: मं. १, २, १, ६; अस्तु श. १,
 २, ५, ४, ५, २, २०; ९, १, ८; २, ६,
 १, २, ४; ३, २, १, ८; ६, १, १, १०;
 २, १; ११, ३, ३, १; १२, ३, ३, ३;

७, १, १, २; १, ३; ३, २; का. १, १, २,
 ६; ६, १, १, ६; २, २, ३, ४; तै. १,
 १, ३, २; ६, ९, ५; अस्तु ऐ. १, १, ३;
 २, २; ३, २०; २, १; २, २; २, ८; ३, ७;
 ४, ३; ७; ८; ५, ८; १, २; २, ७; ६,
 ३, ५; ७, ३; १, २; १, ४; ८, ९; ऐआ.
 ३, १, ३, ४; ५, २, ४; शां. १, २, ३;
 श. १, ३, १, २, १; ५, २, ६; ७; १, ८;
 ९, १, ८; २, ७; २, ८; २, ३, ४, ४;
 ३, ७; ३, २, १, ८; ३, ४, ३, ०; ८, १,
 ५, ९, २, १, २; ४, १, २, ६; ४, ५, ४;
 ५, २, १, १, ५, ४, २, ९; ६, १, १, १, ०;
 ४, ३, ४; ६, ३, ५, ६; ७, ४, १, २, ८;
 ८, ४, २, २; ६, १, १, ६-२०; ९,
 १, १, ३, ५-३, ७; ३, ९; २, १, २; ३, ३;
 ४, ४, ५; १०, २, ६, ६; ११, ६, ३,
 २; १२, ३, ३, ३; ८, १, २, २; १३,
 २, १, १; १४, १, ४, १, ५; २, २, ४, २;
 ९, ३, २, १, ३; का. १, ४, १, ३; ८;
 २, ६; २, २, ३, ४; तै. १, २, १, ३; ९;
 १, ७; ३, २, ६; ४, ३, ३; २, ४, ३,
 ५; ६; ६, १, २; ५, २, १, ५, १, ६, ३,
 ५; ७; ७, ३, ९, १; १, ५, ३; १, ६, १, ८;
 १, २; ३, ५, ४, ८; ६, ३; ८, ५; ३, १,
 १, ५; १०; १, १; २, १, ५, ७, १, ४;
 ६, २, १; ७, ४, ९, ५, ५; १, ३, २, ३; ४;
 ८, ५, २; ३; १, ४, १; १०, ४, २;
 तैआ. १, २, ४; ९, ७; १०, २; २, ७;
 ६; २, ९, १; ३, १, ३; २, ७, १; १, २, १;
 १, ९, १; ३, १, ०, १; ४; १, १, १, २;
 १, ४, ३; ४, १, १, ७; २, ८, १; ४, २,
 ५; ५, ९, ९; १०, ७, १; १, ६, १;
 १, ७, १; ४, ५, १; ४, ७, १; ४, ९, १;
 तां. १, ४, १, ५; ६, ७, ५; ७, ८, २;
 १०, १; ९, १, ३, ६; १, २, १, १; ५,
 १, ४, ६; जैठ. १, १, ६, १, १; मं.
 १, १, १, १; २, २, २, १; ३, ९; ६, ८;
 ७, ९; २, १, ७, १, १; २, १, ४; १, ६;
 ३, १, ९; ५, ८; १, १; ६, ९; जै.
 १, ७; ४, ७; ४, ९; २, १, ०, १; १, ३, ६;

१, ४, ३; १, ४, ७; १, ५, १; १, ५, ५; १, ६, ८;
 १, ८, ६; गो. १, २, १, ८; ५, १, ४;
 स्ताम् श. १, ९, १, ४; ५, ६; ७;
 २, २, १, १, १, ६; तै. ३, ५, १, ०, १;
 सन्तु ऐ. १, ७; श. १, ८, १,
 ४, २; ९, ३, १, ९; ३, १, २, ६;
 ७, ४, १, ०; ८, ५, १, १; ५, २, १,
 १, ५; ४, १, २; ६, ४, १, २; १, २,
 ९, २, ६; १, ३, ८, ४, ५; १, ४,
 २, २, २, ६; ३, १, २, ७; तै. १, २,
 १, १, ४; २, ४, १, १; २, ९; ५,
 २, ४; ३, ४; ३, ५, २, ३; १, २, २; ६,
 १, ३; १, ०; ५; ७, ६, १, १; ७, २;
 तैआ. १, २, ९, १; ४, ७, ५; १, १, ८;
 ४, २, ४; ५, ९, १, १; ६, ४, १; ७, १;
 ९, २; १०, १, १, १; १, ०, २; ४, ९, १;
 तां. १, ३, ५; ५, १, १; १, ४; मं. १,
 ८, २; २, ३, १, ८; जै. १, ८, ०; एधि
 ऐ. १, १, ३; ७, ३, ३; शां. १, १; श.
 १, १, ४, १, ८; ३, १, १, ९; ६, ३, १, ७,
 २, २, २, २, ०; ३, ४, ३, ०; ३, २, ४,
 १, २; १, ७; ९, ४, २, २; ४, ३, ४;
 २, ८-३, १; ४, ५, २, १; ५, १, ४, ९;
 ४, २, २; ८, २, १, ६; १, ३, ८, ४,
 ९; का. १, २, २, १, ६; ४, १, २, २;
 २, १, ३, २, ०; २, ४, १, ६; तै. १,
 २, १, १, १; २, २, १, ०, १; ४, २, ८;
 ३, ७, १, ४; ६, ६; तैआ. २, ५, १;
 तां. २, १, ०, १, ४; जै. २, ५;
 १, ८, ६; मं. १, २, १, ७; ६, २,
 २, १, १, ४; ६, ६; स्त श. २, ३,
 ४, २, ६; का. १, ४, १, २, ०; असानि
 श. ६, २, १, १; ८, ५, १, १, ७; १, २,
 ३, ४, ४; १, १, ३, ३; का. १,
 ४, १, ३; ५; असानि ऐ. ३, २, १;
 ऐआ. १, २, २, ५, २; २, २, २; शां.
 १, १; ९, ४; २, ७, ६; श. ४, ३, ४,
 ३; ७, १, १, ७; ५, १, १, २; १, १,
 ५, १, १, २; ४, १; ७, १, १; १, ४,
 ४, २, ६; तै. १, ३, ३, ७; ३, ७, ६,

† असत्त मु. पा. चिन्त्यः

७; तैआ. ७, ४, २, २; ७, ४, ३; तां.
 ५, ५, ६; असाव जै. १६०; असाव
 सा. ३, ८, १, १५; ६, २, ३, ७;
 ८, २, २, २; ११, ५, १, ५; ३,
 ४, ३, ८; तैआ. १, ३, १, २; ६, ६, २;
 तां. ६, ५, १०; १४, ३, २०; जै.
 १८२; जैउ. ४, ८, ३, १; आसीव
 सा. १, १, ४, १८; २, ५, १८; १९, ४,
 १, ३, ४; ५, १, २; ५, ३, २, ५; ६, ३, १, ७;
 ७, २, २, ४-२६; २, २, १, १, ४;
 ६, ३, २; ३, १, २, २, १; २, ३, ७;
 ९, १, १; १, २; ४, १, ५, १, १८; ६, १,
 १०; ७, १, ३, २; ९, ४, २; ४, ६, ४,
 ३; ७, ५; ६, १, १, ४; १, १; २, २;
 ३; ४; १६; ३, ७; २, १, १; ३, १,
 ९; २, ८; ६, ३, ३; ८, १, ७; ७, २,
 १, ७; ४, १, १, ३; ९, २, ३, ३, ५;
 १०, १, ३, २; २, ३, १६; ५, ३, १;
 ६, ५, २, ४; १२, ३, ३, २; १३, ४,
 ४, ७; ८; का. १, ६, ३, २; ४; २,
 १, ३, २०; २, ३, ८; तै. १, १, २, ३;
 ३, २; ३; ५; १०; ४, ४; ६, २; ३;
 ३, २, ६; ५, २, ५; १०, २; ६, ४, २;
 ३, २, ५, १; ९, २, १, २; १, २, ९, ३;
 आसीव ऐ. १, २, ५; २, ७; २, ७; ३,
 १, ३; १, ४; २, ३; २, ५; २, ६; ३, ६;
 ३, १; ५, १८; २, ३; ६, ३; ३, ६; ७,
 १६; ऐआ. १, ३, ३; ६; २, २, १;
 ४, १; शां. १, १; ६, १०; सा. १, २,
 ४, ६; ८, १, २, ४; ९, २, ३, ५; २, ५, ४,
 १०; ३, १, ३, १, २; २, १, १, १; ३,
 १०; ४, ७; ४, ३, १, ३; ४, २, ३; २, ४;
 २, ५; ४, १, ४, ८; २, ५, १, ५; ४, २,
 १८; ३, ४; ६, १, १, १; ३; ३, २,
 १६; ३, १; ६, २, १, ३; ७, ५, २, ६;
 ८, २, १, २; ४; १, ४; ४, १, २; ३, ३;
 ४; ५; ६; ७; ९; १०; १, १; १, ३;
 १, ४; १, ५; १, ७; १, ९; ५, १, १, ५;
 १६; ९, २, ३, ४८; १०, १, ३, ३;
 ५, ३, १; २; ६, ५, १; ६; ११, १,

६, २; २, ३, १; ३, १, ४; ५, ८, १, ७;
 २, ८; १२, ९, ३, ७; १३, २, ६, १४-
 १७; ७, १३-१५; ४, ४, ६; ५, २,
 १७; १४, १, २, ११; ४, २, १, १५;
 २, १; २, ३; ३, ०; ६, ३, १; ७, १; का. १,
 ५, ३, १०; तै. १, २, ३, ३; ३, ५, १, ४;
 १, ३; ५, ६, ४; १०, १; ६, २, ७, ७, १,
 ७; २, २, ४, १; ३; ४; ५; ९, १;
 ३; ७; ८; १०, १; ४, १, १०; ८,
 ७; ८, ३, ५; ९, ३; ४; ५; ६; ३,
 १, ४, ५; २, १, १; ५, ९; ९, २; ४; ३,
 ४, १; १, २, ९, ३; ४; ६; तैआ. १,
 २, ३, १; २; ३, १, २, ३; ५; ६; ५, १,
 १; ८, ७, १; तां. ४, १, ४; ६, ५,
 १, ३; ६, ८; ७, २, ४; ७, २, २, ५, २०;
 ६, १, १; ८, ३, ३; ६, ५; ९, २, १, ४;
 ९, १, २; ११, ३, ९; १२, ८, ६; ९,
 २, १; १, १, १०; १, ३, २, ७; १३, ३,
 १, २, ४, ४, १; १४, ६, ८; १६, १,
 १; १७, १, ७; ४, ३; १९, ७, १;
 २०, १, ४, २; २, ४, १८, ५; मं. २,
 १, १, ६; सा. १, १, १; ३; ५; जैउ.
 १, २, १, ८; ६, १, १; ३, ७; ७, १, १;
 ८, १, १; ९, १, १; १०, १, १; १, ५, १,
 १; १, ७, १, १; ३, ४; १, ८, १, १; २,
 १, २, १-६; ३, ६, २, १; ४, १, १,
 ७; १, २; जै. ८; १, १; १, ५; १, ६;
 ३, ४; ३, ७; ४, ९; ७, ३; ७, ४; ८, ८;
 १, ०, २; १, ०, ४; १, ०, ८; १, २, ८; १, ७, २;
 १, ७, ३; १, ७, ६; १, ८, ६; १, ९, ६;
 २, ०, ३; २, ०, ७; २, १, २; गो. १, १, १;
 ३; १, ३; ३, १, ८; ५, १०; २, ३, २, ०;
 ५, २; आसीव ऐ. ५, २, ५; तै.
 २, ८, ९, ५; आसीवइव सा. १०,
 ५, ३, १; आस्ताम तै. १, १, ३, २;
 ३, २, २, १; ४, ६; ६, २; ३; ८, १, ९,
 १, ८, ३, २; आस्ताम ऐ. १, २, ९, ३,
 २, ३; ४, २, ७; २, ८; शां. ३, ६; सा. ८,
 ४, ३, १, २; ९, ४, २, १, ८; १०, ४, १,
 ५; तैआ. २, १, १; ५, २, ५; ७,

१; तां. ७, १०, १; ९, ४, १, ४; १६,
 ४, ८; ष. १, १; जै. ४, ८; ७, ४;
 १, ४, ७; १, ८, ६; आसव सा. २, ५, २,
 ३; ३, ४, २, १, ४; ६, ६, १, २, ४;
 ९, २, २, ४, ४; १०, १, ३, ५; तै. १,
 २, १, १, ३; २, ४, ६, ८; आसव ऐ.
 १, १, ६; २, ३; ३, १; ३, २, ५; ३, ३;
 ३, ४; ४, ९; ४, ५; ६; २, ८; ५, १, ९;
 सा. २, ६, १, १; ३, २, ३, १, ३; १, ४;
 ६, ८, १, १; ८, ४, ३, ८; १, ६; १, ८;
 ७, १, ३; १०, १, ३, ४, २, २, २;
 १, ३, ३, ४, १; ५, ४, ५; का. १, ६,
 १, १; २, ३; तै. १, १, २, ४; ३, ८,
 २, ६, ५; ३, १, १, ४, १, ३, ५; ५, २,
 ३, ६; ३, ९, १; ६, २, ५, ६, १; ७, १,
 २; ८, ३, ३; २, १, ९, १, ४, ८, ७, ८,
 ९, ५; ३, १, ४, ७; २, ९, १, ५, ९,
 १, १, २; तैआ. १, २, ३, १; ३, १, २,
 ३; ७; ५, ८, १, ३; तां. ८, ४, १;
 ६; ९, ९, २; ९, २, १, १; ११, ५, ८;
 १, ३, ४, ८; १८, १, २; २, ४, १, ८, ७;
 २, ५, ८, २; जै. १, ८; ३, ५; ४, ७; ७, ४;
 १, ०, ४; १, ०, ६; १, १, ७; १, २, ०;
 १, ३, ९; १, ४, ७; १, ७, १; २, ०, ४; जैउ.
 १, ६, २, ८; १, १, २, ६; १, ३, ३, ७;
 १, ६, २, ३; १, ८, ३, ८; २, १, १, १;
 ष. १, १; मं. २, १, १, ६; गो. १,
 १, २, ३; ५, १०; २, २, ७; १, १, ५, १,
 २; ६, १, १; आसी: सा. १, २, ४, १, ८;
 तैआ. ४, २, ३, ५, २, ८; जै. १, २, ५;
 आसव तैआ. १, २, ३, ४; स्याव सा.
 १, २, २, ३; ४; ३, १, १, ०; २, १, ५, १, ४;
 ५, १, २; २, ६; २, १, ९; ४, १; ६, १,
 २, १, २, ७; ३, ३, ३; ७, २, १, ३; १, ४;
 ४, ५, ८, ३, १, २; ९, ३, १, ६; २, १, २;
 १, २, १, ९; ४, ३; १, ६; १, ७; १, ९;
 २, ०-२, २; ३, १, १, ७; ३, १, ६; ४, ४, १;
 ४, १, ६; १, २; १, ४; ३, १, ३; ५, ३, १, ६;
 ३, १, १, १; २; ३, ३, १, ९; ३, ८;
 २, १, ३, ३; ३, ५, ४, १, १; १, ८; ३, ४,

† 'स्वस्तिमान्-असानि' इति मा. 'स्वस्ति-मनसानि' इति सा.

१७;२३; ४,१, ४; ५,१, २५;६;
 १,१४;२६;३,२;४,७;७,१,७;२२;
 २३;२,८; ३,२६; ३२;३३; ४;
 १,१,२३;२६;२८; ४,६;२, ४,७;
 ५,१४;१६;४,३; १२;२,१७;१८,
 ५,१०;१९; ५,२,१०; ४, १४;६;
 ५;८,१५; १६; ६,१,१४; ३,३;
 ६,५; ७,२; ६; ७,१, २, १३;
 ५,१,११;४,९; ६, २,१,३६;३९;
 २,२८;३,१,१७; ३२;५,२,९;१०;
 ६,४,८;१४;७,३,३;४; ४, २;१४;
 १५;८, १,८;७,२,१,८;५,१,३४;
 ११,३,१,३; ४,२,४;७;८; ५,१,
 १३; १२,४,१,७;८; २,६; ८;५;
 १,५; ८,२,२१;९,२, ६; १३, ८,
 १,१२;१३;२०;३,३; १४, १, १,
 २६;३,३३;२,२,४६;५४; ३,१,
 २७,२,२,१;४,२,१६; ३०; ५,४,
 २;६,४,१; ९, २६; १०,२; ५;८;
 ११;१४;१७; ७,३, ३;२४; ९,४,
 ११; का. १,१,२,१२; ३,७;४,२;
 ३;१७;१८;२,३,८;३,१,८;१०;
 २,११;४,१,३;२,३;५,१,३६;
 २,१५;६,३,८; २, १,१, ४;२,३,
 १६;४,७;८; तै. १,१,२,३;६; २,
 ६,५;६; ४,६;३;५,२,१;९; २,१,
 ९,३;२,३,६;३,९,९; ३, ३,४,६;
 ७,१, ६;२, ३; ९, १७, २; स्यात्
 ऐ. १,४;१४; १७; २,६; १४;
 १६;१९;२१-२३; २८;२९;३२;
 ३३; ३६; ३,३;७;८;११; १९;
 २१;२२; ४,४;७;१२; ५, १६;
 २४;२७;३०; ३२; ३३;३४; ६,
 २४;२५; ७,१;२; ३; ५; १७;
 १८; २६; ८,३; ४; १५; ऐआ.
 १,२, २; ३,४; २, ३, ६; ४,३;
 ३,१,३;४;५; ५, १, ३; ५; ३,३;
 शां. ३, ४; ८; ६, १२; ७,९;८;
 ३; १०, १;३;३; ११, ४;५;१२;
 ५;७; १३,६;९; १४,२;१७,१;९;
 १८,४;५; १९; १९, ८; २३,६;

२४, २; २५, ३; ४; १०; १४;
 १५;२६, ३;५; शांआ. १, २; ६;
 २,१; ४,१५; ७, १०;११; १०,
 ८; का. १,२,५,९; १४; १६;१७;
 ३,२,१५; ३,१६;४,३,११-२१;
 ५,३,१२;२१;६,१,१६;१७; १८;
 २,१;२;३, १४; १९; ३१; ७,२,
 १८;१९;४, १९;८, १,३६;९,२,
 २;३;१४; २, १, २, १९; ४,१;
 १७;४,२,६; ३,१४; ५,१, १४;
 २१;२, २०;६,२,६; ३,९; ३,१,
 १,२;२, १७; १९; ३,१२; १९;
 ४,३;२, १,९; १३;२,२, २;११;
 २८;४, १८; ३,१,१५; १६;३,
 ३;४;४,३, १५; ५,१, २०;२२;
 २,१८;३,८; ६,१, २६;२, १८;
 २०;४,१७;२६; ७,१, २७;२,७;
 ९,४,१५; ४,१,१,६;३,४;७;१२;
 ४,१,३,३, ७;४,३;५,४,१,१७;५,
 १,१६;२,१३-१५;३,२; ४,३-५;
 ८,२;३;६,६,५;५,१,३,३;५,४,
 ९;५,१२; १३; ६,१,१, १३;२,
 १;३;४;२, २,११;२९; ३,१,३१;
 ३२;३३;३४;६,१,३;२, ११;७,
 ३,३;८,१,१२; ७,१,१,२७;३६;
 ४१;३,२,१६; ११,३,२, १;४,
 २,९;१३;५,९,३;६,३,११;७,२,
 ४;४,२;८,३,१;२;३;५; ४,६;
 १२, ४,२, ७;९; ३,६-८; ६,१,
 ३९;७,३,१६;२०; १३,१,३,८;
 ५,४;६,३;२,४,३;३,६,६;४,२,
 ३;४; १६; ६,२,२०;८,१, ११;
 १३; १४,४,३,३; ५,४,२;१२;६,
 ४,१;९,१२;७,२, २८;३,३; १३;
 ९,४,२५; का.१,१,४,१;१७;१९-
 २२; ३,१,२८;२,७;९;४,३,१२;
 ६,२, ३; ३,७; ४,२; २,२,३,८;
 १२;१५; १६;तै. १,१,३,६;५,९;
 ६,३;७; ९,८;३,१,३;१०, ६;४,
 ३,६;४,७;६,४; ५;७; ७,७;५,२,
 ३;६,५,३;७,१;८,८;९, ११;७;

८,३;७; २,१,२,७; ३,४;४,१,२;
 २,३,१;२; ३, २,१, २;३, ११;
 ८,८; ३,१,३; ८,१;९,१२;६,१३,
 १;७,१,१;७; २,१;२;१५;८,८,
 ३; ४; २१,१; ३;९,१४,२;१८,
 १; १२,५, ११; तैआ. १,३,२,
 १; ५, ३,१; ५,३; ६, ३; ७,६;
 १०;५; ७, ११,३; ८,७,१;८,१;
 १०,१,३; तां. ४,२, १०; ५,२,३;
 ६,७; ६, ५,१०; ८, ४,२; ९,१,
 ३६; ४,१५; ५,२; ८,१;१४;१५;
 ११, ५,११; १२,७,४; १३, ७,
 १२; ९, १६; १६, ४,३; १४,२;
 १७, ५,३; १८,५,१६; २१,३,५;
 ९,९; जै. १;११;१८;२६;२७;
 २८;३३;६१;६२;६७; ७५;८८;
 ९०;११३; १२४; १२६; १३०;
 १३१;१३६; १४०; १४३; १४४;
 १४५;१५२;१७६; १९५; १९६;
 १९८; २०४;२०६;२१२; जैउ. १,
 १,३,६; ४,७; ५,१; ३,४,१;१६,
 १,५;२,३,१,४;५;७आ.१; ६, ३,
 १५; ४,२,३; सा.१,६,१;२,२, २;
 ४,९;६;७;७;६;३,५,२;६,१२;७,
 १०;गो. १,१,१४; २३;३०;२,७;
 १४;१७;२१; ३,१;९; १०; २१;
 २३;५,११;२२; २,१,३;४;३,३;
 ७;९;११; स्याताम् वा. १,६,२,
 १२; २,२,३,२४; ५,२,१०;४६;
 ३,३,४,११; ६,२,२,११; का. १,
 ५,१, ८; ३८; तै. १, ३, १, ६;
 स्याताम् ऐ. १, १०; ७, ३३;
 ऐआ. १,२,३; ५,१, ३; शां. ५,
 १;७;८,२; १६,१०; २४,२;७;
 ८; २६,१४; वा. १, ७, ३, १९;
 २,२,१, २०; ४,३,७;५,२,४६;
 ४,३,३,६; ५, १, ३,३; ३,१,८;
 ६,२,२,१४; ११, ३, १,३; १३,
 २,४,२;का.१,२,१,१२;४,३,१२;
 तै. १,३,१,३;३,९,१,२; तां.१८,
 ११,८; सं.२; जै. १११; गो.२,१,

१९; स्युः श. १,४,१,२३; २,५,
२,१४;२२;३,१६; ३, २, २,९;३,
२२;४,२,८;४,६,९,१;३;२२;६,५,
२,१०;७,२,४,१०;५,२,९,९,५,
१, ६१;११,३,१,३;५,३,८;१२,
१,३,२२;१३,८,१, १३; का. १,
५,२,१५; तै. १,१,६, ४;४,७,७;
स्युः ऐ. २,३९; ३,३१; ४६; ४,
१२;२१; ८,४;५; ऐआ. १, २,
३; ३, १,६; २, १; शां. ७, ४;
१६,९;२२,४; २४,९;२६,९;११,
२७,३;३०,२; शांआ. ५, ८; ८;
१; श. १,१,३,३; २,३,७; ३,२,
१५;३,१९;२०; ४, १; २,५,२,
१५;६,२,६; ३,१,३,२०; २१;
२,२,५; २,३, २,२;५, १,८;८,४,
१८; ५,१,३,१०; ६, १,२,५;२,
१,१९;३९;२,१३; ७, १, २,११;
११,८,१,२; १२, १, १,२; ४;७;
३,५,२; ७,३,२०; १४,१,२,२१;
का. १,६,२,३; २,१,३,१; २,१,
२०; तै. १, १,२,३; ५,९; ६,७;
३,१,४;७, ३,१; २, ८, ८, ११;
३,९,१,३; तैआ. १,७,५;५,१०,
६; ७,११, ४; तां. ४, ४, ३;५,
१५;१७;१९;५,१०,२; ९,८,१४;
१०,३,४; जै. १३;१८;६२; ८८;
११९;१८४; १८७; जैट. १, २,
३,३; ष. २, ३; १०; सा. ३, ४,
१०;६, १; गो. १,३, १३; ४,
२-५; २२; २, २, ८; स्याः ऐ.
१,२८; ३,३६;५,१८; ७,१७;८,
२३; जै. १७१; स्यात् श. १, ७,
१,७; १३,२,४,२; तै. ३, २,१,
५; स्याम् श. १,३,३,१३; ११,
५,१,४; १४, ५, ४, ३; ७,३,४;
तै. २, २, ९, १; स्याम् ऐ. २,
३३;४,२;५,३२; ८, १५; २३;
श. १,७,४,१; २, १, १, ५;३,६-
८;२,४,१५;३,२,११; १३; ४,१,

१,४,१; ३, २,१, २५; ४,२,१,
२२; ६,१,१,७;३,१;७,५,१,१२;
१०,४,२,३; ११,१, ६, १६-१८;
१३,२,११,१;६, १,१; १४, ५,
४,२;७,३,३; का. १,१,१,३; २,
३;३,५; ६; २,४, ११;३, ४,१;
तै. १,१,२,४; २, २, ११,१;२;
३;३,१०, ३; ७,१०, १;८,१,३;
३,१,४,१; ४; ६;९-११; ९,१०,
१;११,९,८;१२, ३,४; तैआ. ८,
६,१; तां.४,१,४;६,५,१;७,५,१;
१०,३,१; १४,३, १९; ११, ३७;
२१,१४,२; जै. ८;१७;८२;१४१;
१८६; ष. २, १; स्यात् श. ११,
१,६, १९; जै. १८६; स्याम् ऐ.
१,२७;४,११; ५, ५; ६,७; २३;
शां. २७, ७; शांआ. १२, २; ७;
श. १,२,५,३; ५,१, १७; ४,४,
१,६;५, ४, १;६, ९,१; ३;२४;
५,४,२,९; ६, ३,३, १३; ७,३,
१;८; १४,१, १,३; का. २, २,
३,३; तै. १,४, ८,२; २, ५,५,१;
२;८,४,१;६,३;७;७,६; ९,८;९;
३,१,१,५;५, ७,२; ६, १३,१,७,
५,७; ९,८; ११, २,४; ३,१;४;
४,२;५, ३;१२, ३,४; तैआ. २,
५,१; ७,१; १५,१;४, ५,६;४२,
५; जै. २०; मं. १, ७, १०; २,
१,११;१२;५,८; ष. १,६; ४, ७;
√२अस्, अस्यति ऐ. ३,२२; श. ५,
२,४, १९; अस्यः जै. १७०;
१९७; अस्येत् ऐ. ३,२२.
१अस्त- -स्तः तैआ. १, १०, ४.
२अस्त- अस्त-अद्र.
अस्यमान- -नः ऐआ. २,३,५.
अस् (ः) तां. १२,३,२१.
अ-संघ(त→)ता(-सम्/यम्) सं. १.
अ-संघत्त(-म्/यत्)- -त्तः ऐ. १,२९.
अ-संवत्सर- -रे ऐआ. ५,३,३.
अ-संवत्सर-सूत- -तः श. ७, ५,१,

३४; ९,५,१,६३; -तम् श. ९,
५,१,६२; -तस्य श. ७, १, २,
११; ९, ५, १, ६२; -ते श. ९,
५,१,६३.
अ-संवत्सर-वासिन्- -ने ऐआ. ३,
२,६; ५,३,३; शांआ. ८,११.
अ-संवत्(त्→)न्ती(-म्/वप्) तै. ३,
२,६,४.
अ-संविद्(-म्/विद्)- -द्ःऽइव वा
१०,५,२,११.
अ-संविदान- -नाः श. १०,६,१,२.
अ-संवृत्(-म्/वृ)- -तम् श. १४, ५,
५,१८.
अ-संवेपमान(-म्/वैप्)- -नाः शां.
१९,३.
अ-संख्याथ- -थाय तां. १४, ८,४;८;
१५,२,६;९.
अ-संख्य- -याय तै. १,५,४,२.
अ-संश्रा(-म्/श्र)- -रः तै. १, ८,
७,२.
अ-संश्रयत्(-म्/श्रिञ्ज्)- -ञ्
श. ११,४,२,२.
अ-संश्लिष्ट- -ष्टाः तां. १३,४,६.
अ-संसृष्ट,ष्टा- -ष्टाः स. १; -ष्टान् गो.
१,५,२४.
अ-संस्कृत- -त्तः गो. २,२,५.
अ-संस्थित(-म्/स्था)- -तः ऐ. १,
११; शां. ७, ३; श. ८, ७,२,५;
तै. २,१,४,९; -तम् ऐ. ३, ३७;
६,३; श. १,६,१, १०; १३;७,४,
१८; ८,१, ४३;२,२; ३;५; १३,
८,१,१७; -तम्ऽइव गो. २,४,५;
-त्ताः ऐ. २, २८;२९; -तान् ऐ.
२,२८;२९; ३,५; गो. २,३,७;
-ते श. १,८,१,३९.
अ-संस्पर्शयत्(-म्/स्पृश्)- -ञ् क.
१,४,५,५; तै. ३,३,७,९.
अ-संहाय(-म्/१हा)- -हां तां. ९,
१,२१;२२.
असक- अदस्

† 'सहस्रमयोग्यम्' इत्यर्थयता सा 'असंहायम्' इति पाठो वा मतः स्यात् ।

अ-सङ्ख्यात,ता- -त्सु ऐ. ८, २०;
-ता श. ९, १, १, ६; १८; ३०;
तैआ. १, १२, १†; -ता: श. ७,
३, १, ४२; -तानाम् श. ७, ३, ४३.
१अ-सङ्ग- -ङ्ग: श. १४, ६, ९, २८;
११, ६; ७, १, १७; ४०; २, २७.
२अ-सङ्गा- -म् श. १४, ६, ८, ८.
अ-स-जात- -त: श. ३, ५, ४, १३.
अ-सञ्चरत्(-म्/चर)- -रन् श. १४,
४, ३, २९; ३२.
अ-सञ्चय-वत्(-म्/चि)- -वान् तैआ.
१, ३२, २.
अ-सञ्चित- -त: श. २, १, २, १५;
का. १, १, २, १०.
अ-सञ्छन्न(-म्/छद्)- -न्ना: श. ८,
७, ४, १९; २१.
अ-सञ्ज्ञानान(-म्/ज्ञा)- -ना:‡ का.
१, ३, १, १; तां. २४, ११, २.
अ-सञ्ज्ञा- -म् श. ४, १, ५, ३; जै.
१८६.
अ-सन्धस्व(-म्/स्वप्)- -सा: श. १३,
६, २, १२.
अ-सत्(√अस्)- -त्, द् श. १, ६,
१, ४; ६, १, १, १†; १०, ५, ३, १; २†;
१४, ४, १, ३१; तै. २, २, ९, १; ८, ९,
३; ३, ३, ११, ३; जैड. १, ७, १, १;
२; ४, ११, ४, १; -सत: श. ७,
४, १, १४†; १४, ४, १, ३०, ३१;
तै. २, २, ९, १०; ८, ८, ९; ३, २, ३,
९; -सति तै. २, ४, १, १०; ८, ९,
५; जै. २१२; -सते तै. ३, ८, ७,
३; सं. ३; -सन्तम् ऐआ. १, १,
१; श. ७, १, ३, ७.
असन्-असृज् द.
अ-सन्त(त→)ता(-म्/तच्) श. १, ३,
५, १६.
अ-सन्त्वरमाण(-म्/त्वर)- -णा: ऐ.
३, ४४†; गो. २, ४, १०†.
अ-सन्धेय(-म्/धा)- -यम् ऐ७, १७†.

अ-सन्नञ्जा(-म्/सद्)- -न्न: श. ४, १,
†, १७; २, १७; ३, १, ७; ४, १, ७; २,
२, ३, १९; -न्नम् श. ४, ४, १, ७;
-न्ना: श. ७, १, १, १४.
अ-सन्नयत्(-म्/नी)- -न् शं. ३, ६.
अ-सन्निपन्न(-म्/नि/पद्)- -न्नौ
जै. १५, १.
असन्परसव- -व: श. २, ३, २, १; ३.
अ-सपत्न,त्ना- -त्न: श. १४, ४, ३,
१९; -न्नम् श. ५, ३, ३, १२; ४,
२, ३; श. ८, ५, १, ३†; ४†; -त्ना
श. ११, १, ३, ६; का. १, ३, ४, ४;
-त्ना: श. ४, २, ४, २३; ८, ५, १,
४†; ६†; ७; ९, ५, १, ३६; १०, २, ५,
१३; ४, ३, १८; -न्नानाम् ऐ. १,
२४†; -न्नेन श. ३, ८, २, ३.
अ-सस-श(फ→)फा श. ३, ३, १, १६.
अ-सबन्धु- -न्धु: श. ३, ५, ४, १२.
अ-सबलता- -तायै‡ शं. २६, ९.
अ-सब्रह्मचारिन्- -णे ऐआ. ५, ३, ३†.
अ-समद्- -दम् श. १, १, २, १८; २,
३, ५; २, ४, २, ७; ४, ४, २, ३; ६;
का. १, ३, ३, ७; २, १, २, ४; २, १,
१९; -द्वे श. ३, ३, ४, २३.
अ-सम-बल-ता- -यै शं. २६, ९.
अ-समर- -रम् शं. ८, ९†-राय शं. ७, ९
अ-सम-रथ- -थ: श. ८, ६, १, १८.
अ-समवहित- -म् श. ९, ४, ३, १५.
अ-समाति- -तिम् जै. १९०†; -तौ
जै. १९०.
अ-समान- -न: श. ३, ५, ४, ११.
अ-समाधिन्(-म्/इ)- -थी ऐ. ६,
२६; ३६; गो. २, ६, १६.
अ-समायुत- -तै: तैआ. १, १२, ३.
अ-समीक्ष्य-प्रवह्नि- -तानि गो. १,
१, २८.
अ-समृद्ध(-म्/कृष्)- -द्धौ श. ४,
१, ५, १०; ११; १३.
अ-सम्पन्न(-म्/पद्)- -न्नेन्न जै. ८६.

अ-सम्पन्न-कारिन्- -री शं. ८, ४; ५.
अ-सम्पादयत्- -यन्त: का. १, २,
४, १२; ३, २, ४.
अ-सम्पाद्य श. २, ४, ३, ४; ५, १,
१, ३.
अ-सम्पूर्ण,र्णा- -र्णम् सं. ३, -र्णा सं. १.
अ-सम्पृञ्चान- -नौ श. ३, ७, ४, ११†.
अ-सम्प्रति श. ९, ५, १, ४९.
अ-सम्प्र-त्त(√दा)- -त्त: गो. २, १, ४.
अ-सम्प्रदायम्(णमुल्) ऐ. ५, ९; गो.
२, ६, १०.
अ-सम्प्रेषित- -त: ऐ. ६, २†; -तम्
ऐ. ६, २.
अ-सम्बाध- -म् जै. ११६.
अ-सम्भव(-म्/भू)- -वानिष५, ११.
अ-सम्भाव्य- -म् ऐ. ३, ३९.
अ-सम्भूति- -म् श. १४, ७, २, १३.
अ-सम्भिन्नदत्(-म्/भिद्)- -न् तै.
३, ७, ५, ६.
अ-सम्भिन्दती तां. ७, ९, ११.
अ-सम्भिन्न,ज्ञा- -न्नम् शं. ३०, ८;
श. ८, ३, ४, १; -न्ना शं. ३०, ८†;
-न्ना: श. ८, ३, ४, १†; -न्ने तै. १,
६, ४, २.
अ-सम्भेद- -दाय श. १३, ८, ४,
१२; १४, ७, २, २४; तां. १८, ५, १६.
अ-सम्मित,ता(म्/मा)- -त: तां. ९,
८, १४; -तम् श. २, ५, १, १६†; का.
१, ४, ३, १३†; तां. ९, ८, १४; -ता:
श. १, ९, २, ३०.
अ-सम्मुग्ध(-म्/मुद्)- -ग्ध्ये शं.
२३, ५.
अ-सम्सृष्ट(-म्/सृज्)- -ष्ट: का. १,
५, १, ७; -ष्ट: तै. २, ४, ३, ३;
-ष्टम् श. २, ५, २, १९.
अ-सर्व,वाँ- -र्वै: श. ५, १, ४, ५†; २,
१, १०; का. १, २, १, ९; जै. १८६†;
जैड. ३, १, १, ४; ५; ७; १०;
-र्वम् श. ६, ३, १, २३; ६, ३, १२;

† 'ताः' ति मैसू कालि. मुपा. चिन्त्याः । लिङ्गव्यत्ययसकारोपजनादिकल्पना भाष्यरत्नस्थ चिन्त्या । तु०
व. १६, ५४; या. १, ५. ‡ = श. २, ३, १, ३; 'सञ्ज्ञानान' इति पाठः । § 'असमलतायै' इति आन. मुपा. ।

७, ५, १, २४; २, ५, १, ६३; -वां. जैठ. ३, १, १, ९; -वांणि जैठ. ३, १, १, ६; ११; -वै जैठ. ३, १, १, ८; -वैण ऐ. ८, ७; शां. २८, १; श. २, २, १, १४; -वै: श. ६, ३, १, २३; -वै: श. ४, १, ५, १०; ११; १३; जै. १८६.

अ-सर्व-ऋतु- तुभ्याम् श. ११, ५, ५, ५.

अ-सर्व-पृष्ठ- -ष्टा: ऐ. ८, ४.

अ-सर्व-स्तोम- -मा: ऐ. ८, ४.

अ-सव्य- -व्यस्य तै. ३, ५, ७, ३.

अ-साधु- -धु शांआ. ५, ८; श. ११, २, ७, ३३; १४, ८, १३, २; -धुडव्व जै. ४४; -धुना शांआ. ५, ८; श. २, ६, ३, ८; १४, ७, २, २४; का. १, ६, ३, ६; -धुनाम् तैआ. १०, १, १२; -धौ श. २, ६, ३, ८; का. १, ६, ३, ६.

अ-सान्निध्य- -ध्यात् गो. २, २, ५.

अ-सामन्- -मन् गो. २, ३, २०; -मा श. १, ४, १, १; तै. २, १, ५, ६.

अ-साम्नी- -नी ष. ३, ७; -नीम् ष. २, १; जै. ९३.

अ-साम-विद्(√विद्)- -त् गो. १, ५, ११.

अ-सामन्य- -न्य: ऐ. ३, २३; गो. २, ३, २०.

अ-साम्ना(त→)ता- -ता: ऐआ. ५, २, २; -तासु ऐआ. ५, १, ६; २, १.

असि(√रअस्)- -सि: श. ३, ८, २, १२; ५, ३, १, १०; -सिना शांआ. १, ८; श. ३, ८, २, १२; ३, २४; -सिम् ऐ. ७, १६; श. ३, ८, १, ४.

असि-भारा- -राम् तैआ. १०, ९, १; -रायाम् जैठ. ३, ३, ३, ९.

असि-पथ- -थान् श. १३, २, १०, १; तै. ३, ९, ६, ४.

अ-सित- -त: श. १३, ४, ३, ११; १४, ६, ९, २८; ११, ६; ७, २, २७;

९, ४, ३३; तै. ३, २, ९, १५; तां. १४, ११, १९; जै. १९७; २०९; -तम् तै. २, ४, ४, १; ५, ५, ६, ४, ४; ष. १, ४; -तस्य जै. १९७; -ता: तैआ. १, १२, ४; -तात् श. १४, ९, ४, ३३; -ताय तै. ३, ८, १८, ४.

असिक्री- -क्रि तै. २, ४, ४, १; -क्रियां तैआ. १०, १, १३; -क्री तै. २, ४, ४, २.

असित-ग्रीव- -व: श. १३, २, ७, २; १४, ९, ४, ३३; -ताय तै. ३, ८, १८, ४.

असित-मृग- -गा: ऐ. ७, २७; ष. १, ४.

अ-सिद्ध(√सिध्)- -द्धे सा. ३, १, १२.

अ-सिद्धि- -द्धि: तै. १, ५, १, ३.

असु- -सवे श. १२, ६, १, २८; तै. ३, १०, ७, १; -सु: ऐआ. २, १, ८; ६, १; शांआ. ६, २; १३; श. २, ३, ४, २१; २२; ६, ४, ४, ६; १२, ६, १, २८; १४, ५, १, ११; का. १, ३, ३, १८; तै. २, ३, ८, १; २; जैठ. १, ९, २, ४; १३, १, ७; २, २; -सुना तैआ. ३, १४, ३; जैठ. १, १३, २, १; २; -सुम् ऐ. २, ६; श. ४, ४, ४, ११; तै. ३, ६, ६, २; तैआ. ६, ३, २; जै. १९०; -सुषु जैठ. ३, ६, ७, ३; -सुन् तां. १३, १२, ५.

असु-तुप्- -पौ तैआ. ६, ३, २.

असु-नीति- -म् तैआ. ६, १, ४.

असु-नीथ- -थाय तैआ. ६, १, १.

असु-मत्- -मान् तै. २, ३, ८, २; जैठ. १, ९, २, ४.

असु-मय- -य: जैठ. १, ९, २, ३.

रश्मिसुर- -र: श. ५, ४, १, ९; १२, ७, ३, १; तै. ३, २, ९, २; ४.

रश्मिसुर- -र: ऐ. १, ३०; ऐआ. ५, १, १; शांआ. १२, ५; श. १२, ६, १, १०; तै. २, ८, ६, २; ३, ११, २, १;

गो. २, ४, १५; -रम् जैठ. ३, ६, ७, ३; -रस्य ऐ. १, १९; शां. ८, ४; २२, ९; २५, ७; तै. २, ७, ८, १; तैआ. ३, ११, १०; जै. १७६; जैठ. ३, ६, ७, १; ३; -रा: ऐ. १, १४; २३; २४; ३०; २, ११; १५; १६; ३१; ३६; ऐ. ३, ३९; ४९; ५०; ५५; ५९, १; ६, ४; १५; ८; १०; ऐआ. २, १, ८; शां. ७, ३, ८, ८; १२, २; शांआ. ६, २०; श. १, १, ४, १४; २, ४, ८; १३; १६; ५, १; ३; ३, २; ७, २, २२; ९, २; ३४; २, २, २, ८; ४, २, ५; १५; ३; २; ३, २, १, १८; २३; ४, ४, ३, ५, ४, २; ६, १, ८; ४, २, ४, ११; ५, १, १, १; ६, ४, ४, ११; ६, ३, २; ८, १, १; ७, ४, २, ३३; ९, २, ३, २, ८; ५, १, १२; १६; १७; १९-२७; १०, ५, २, २०; ११, १, ८, १; २, ७, २६; ५, ५, १, ३; ९, ३; १२, ९, ३, ९; १३, ८, १, ५, २, १; १४, ४, १, १; ८, २, १, ४; का. १, १, १, ६; २, ९; १०; २, २, ६; ८; ३, २, २; ३, ५; १३; ६, ४, ३; २, २, २, ६; ८; ३, १; २; ३; ४; तै. १, १, २, ४; ४, ४, ४, ४, १, १; ९, २; ३; ५, ६, १; ४; ६, ६, १; २; ५; ७, २; २, १, ४, १; २; ३, १; ८, ३; ३, २, ५, ९; ३, ५, १; ९, ११, ३; तैआ. १, २३, ७; २, १, १; १०, २१, १; तां. ५, ५, १५; ७, ५, ११; ८, ३, १; ९, २; ९, २, ११; १२, ३, १४; ५, २३; १३, २७; ३१; १३, ६, ७; १८, १, २; २१, १३, २; ५, ३; ४, ५; ५, २; ६, २, ३; ४; जैठ. १, ४, २, २; १५, ४, २; ३; ४; १८, ५, १, ६; ७; २, १, ११; १२; ३, १, २, ४; ६; ३, १; जै. १४; २२; २३; २४; २५; ४५; ६३; ७४; ७५; ७६; ७७; ७८; ७९; ८०;

असिक्ली- -क्रि तै. २, ४, ४, १; -क्रियां तैआ. १०, १, १३; -क्री तै. २, ४, ४, २.

असित-ग्रीव- -व: श. १३, २, ७, २; १४, ९, ४, ३३; -ताय तै. ३, ८, १८, ४.

असित-मृग- -गा: ऐ. ७, २७; ष. १, ४.

अ-सिद्ध(√सिध्)- -द्धे सा. ३, १, १२.

अ-सिद्धि- -द्धि: तै. १, ५, १, ३.

असु- -सवे श. १२, ६, १, २८; तै. ३, १०, ७, १; -सु: ऐआ. २, १, ८; ६, १; शांआ. ६, २; १३; श. २, ३, ४, २१; २२; ६, ४, ४, ६; १२, ६, १, २८; १४, ५, १, ११; का. १, ३, ३, १८; तै. २, ३, ८, १; २; जैठ. १, ९, २, ४; १३, १, ७; २, २; -सुना तैआ. ३, १४, ३; जैठ. १, १३, २, १; २; -सुम् ऐ. २, ६; श. ४, ४, ४, ११; तै. ३, ६, ६, २; तैआ. ६, ३, २; जै. १९०; -सुषु जैठ. ३, ६, ७, ३; -सुन् तां. १३, १२, ५.

असु-तुप्- -पौ तैआ. ६, ३, २.

असु-नीति- -म् तैआ. ६, १, ४.

असु-नीथ- -थाय तैआ. ६, १, १.

असु-मत्- -मान् तै. २, ३, ८, २; जैठ. १, ९, २, ४.

असु-मय- -य: जैठ. १, ९, २, ३.

रश्मिसुर- -र: श. ५, ४, १, ९; १२, ७, ३, १; तै. ३, २, ९, २; ४.

रश्मिसुर- -र: ऐ. १, ३०; ऐआ. ५, १, १; शांआ. १२, ५; श. १२, ६, १, १०; तै. २, ८, ६, २; ३, ११, २, १;

† 'कन्वा' इति बाह्वृचपठः । ‡ 'असु' सु. स्वः ।

१७६^३; १८५; १८७; १९७; गो. १, १, २३; २, १९; ३, ५; २, १, ७^३; २, २, ७; ११^३; १५^३; ४, ११; ५, १, ५ -राणां ए. ६, ३६; ८, १२; शां. १४, ५; श. १, ४, १, ३४; ५, १, २३; ६, ३, २८; ३, ५, १, २१; ४, ५, ३, ४; ९, २, ३, ८; १३; २३; २९; का. १, ६, ४, ५; तै. २, ३, ८, २^३; ३, २, ९, ६; ९, २, १, १; तैआ. २, १, १; तां. ७, ५, २०; ८, ३, ३; ४, ६; ६, ६; १२, ३, १४; ५, २३^३; ९, २, १; १३, २७; २९; १९, ७, १; ष. ४, १; मं. २, ३, २, १; जै. ४९; ५१; ७४; ८१; १३२; १३६; १५५^३; १६५; १८५^३; १८७; १९१^३; गो. १, २३; २, १९; ३, ५; २, १, ७^३; २, २, ७, ११^३; १५^३; ४, ११; ५, १, ५; २, १, १; २, ७; १५; ६, १३; -रात् तै. २, ६, ३, १; -रात् ए. ३, ३९; ४९; ५०^३; ४, ५; ११; ६, ४^३; १४^३; ३२; ३३^३; ३६; शां. १, २; ३, ३; ६, १५; ७, २; १०; ८, ८; १२, २; ४; १७, ८^३; २२, ६; शांआ. ६, २०; श. १, २, ४, ८; ९; ६, १, २; ४, २, ४, १२; ६, ६, २, ११; ३, २^३; ८, १, २; ७, ४, २, ३३; ३४; ३९; ९, २, ३, ३-५; ६^३; ५, १, १५; १९; २१; २३-२६; १०, ६, ४, १; ११, १, ६, ८; ११; २, ७, २४; ५, ५, ४-६; ९, ४; १२, ९, ३, ९; १३, ३, ४, २; ८, १, ५; २, १; १४, ४, १, २; का. १, १, १, ६; ७^३; २, २, ६-९; २, २, २, ६; ८; तै. १, २, ३, ३; ३, १०, १; ६, २, ६; ७; ६, १; ७, २; ७, १, २; ६; ८, ३, ३; २, २, ४, ४; ६; ७, २, ९, ५; ३, ५, २^३; ८, २^३; ३, ३, ७, १; तैआ. १, ६, ३; २, १, १; १०, ६, १; तां. २, ७, २; ८, २, ८; ९, १५; ९, १, १; ११, ५, ९; १३, ६, ७; १६, २, २; ३; २, २०, ६, १; ८, १; २२, १४, ५; ष. २, ३; ४, १; ५; ५, २; जै. १४^३; १५; २०;

२२; २६^३; ३२; ३४^३; ३७^३; ४६; ४७; ६३^३; ६७^३; ७३; ७४^३; ७८; ९६; १५५; १८२; १८५; १९३; सा. ३, ३, ४; जैउ. १, ४, २, ४; १५, ४, १; २, २, १, ४; ३, १, ११; २, ३; गो. १, १, २३^३; २, १, १८; ४, ११^३; ५, १; ५^३; ६, ११-१४; -राय श. १२, ६, १, १०; -रेण श. १२, ७, १, १०; -रेभ्यः ऐ. २, ३१; श. १, १, ४, १८; ३, २, १, २३; १२, ९, ३, ८; का. १, २, २, ८; २, १, ३, २०; जैउ. १, १३, ३, ७; गो. २, २, २; ११^३; -रेषु श. ९, ५, १, १४; १२, ९, ३, ७; तै. २, ८, ८, ७; तां. ८, ३, ३; ४, ६; ६, ५; जै. १६; १३२; १९१; जैउ. २, ३, २, ९^३; -रैः ऐ. ३, ३९; ४२; ६, १५; का. १, ६, ४, ३; २, २, ३, १७; तै. २, २, ७, ३; तां. २२, १७, २; गो. १, १, २३; २, १९; २, ७. असुरी शां. २३, ४; जै. ५३. असुर-गन्धर्व-यक्ष-राक्षस-पिशाच - -चानाम् गो. २, २, ५. असुर-(हृत्-→)ष्नी श. १, १, ४, १४; १७; का. २, १, ३, १७; १९; तै. ३, २, ५, ९. असुर-तमसु- -म् श. ४, ३, ४, २१. असुर-त्व- -म् तै. २, ३, ८, २^३; ष. ४, १. असुर-ब्रह्म- -ह्यौ श. १, १, ४, १४; का. २, १, ३, १७. असुर-मा(या-→)य- -यौ जै. १९०^३. असुर-माया- -मायया शां. २३, ४; -माया श. २, ४, २, ५; का. १, ३, ३, ५. असुर-रक्षस्- -क्षांसि ऐ. २, ११; ३६^३; ६, ४^३; शां. १०, २^३; १७, ९; २८, २; ष. १, २^३; सा. १, १, ८; २, ५, ६; गो. २, ३, २३; ६, ६. असुर-रक्षसु- -सम् श. १, २, ४,

१७; ४, १, ३४; ३, ५, १, २१; ६, ८, १, १४; का. २, २, २, १०^३; -सानाम् का. १, ३, ३, १२; २, १, २, ५; ४, ४; २, ४, ५; -सानि श. १, १, १, १६; ४, १४; १६; ५, ३, २१; ६, १, १५^३; ३, ४, २, १; २; ३, ६; ४, १, १, ६; १९; २, १, ५; २, ४, १९; ११, ५, ५, १३; १३, ८, २, ३; का. १, १, ४, १५; ३, ३, १२; २, १, १, १२; ३, १७; १८; २, ३, १७; जै. ३२; -से श. ४, २, १, ४; १४; २०; -सेभ्यः श. १, १, २, ३; २, १, ६; ३, १, ५; ६, १, ११; ३, ३, ३, १६; ४, २; ५, ३, १५; ६, १, २७; ९, ४, ६; ४, २, २, १२; ४, १८; ६, ६, १. असुर-वत्(वति) ऐ. ७, ५. असुर-विश- -म् ऐ. ६, ३६. असुर-वेद- -दम् गो. १, १, १०^३; -दात् गो. १, १, १०. असुर-संहि(त-→)ता सं. १. असुराशन(-र/२अश्)- -नम् जै. १९०; -नेन जै. १३०. असुरी-पुत्र- -त्रः जै. २०३^३; असुरी, यौ- -र्यः तै. १, २, ६, ७; -र्यम् ऐ. ६, ३६^३; श. १, ६, ३; ३१; ४, ५, १२; ६, ८, १, २; तै. १, ४, ७, १; तैआ. ५, ३, ८; तां. ६, ५, १५^३; ९, १०, २; -र्या ऐ. २, ५; २८; श. ३, २, १, २४; ५, ३, १७; ६, ८, १, १०; -र्याः ऐ. ३, ४९; श. १४, ७, २, १४; -र्यां तै. २, ४, ६, ४. अ-सुत(√१सु)- -त्तः श. ४, ६, १, १०; जै. १२८; -तस्य श. १२, ८, २, १३. अ-सुन्वत्- -न्तम् श. ७, २, १, ९. अ-सुस- -सः श. १४, ७, १, १२. अ-सुस- -ज्ञाः श. १३, ८, २, ३; -ज्ञात् श. १३, ८, २, ३. अ-सुविर-म्(ल-→)का- -म् ष. ४, ३. अ-सू(√१सू)- -म् तै. ३, ४, १०, १.

√असूय, असूयति; आसूयत्; आसूयीत्
श. ३, २, १, १९.

असूयत्-न्तः जडैः ३, ६, ३, ९;
-न्तःऽइव श. १, २, ५, ४; का. १,
२, २, ८; २, २, ३, ४.

अ-सूयर्थ- -म् ष. ४, १.

असृज्(→असृज्)- -सृक्, गृ. ऐ. २, ९;
११; शां. १०, ४; श. १, ९, २,
३५; ३, ८, २, १४; १०, १, ४, ७; ४,
१, १७; अस्ना ऐ. २, ७; श. १,
९, २, ३५; ११, ७, ४, २; तै. ३, २,
५, १०; ६, ६, ३.

असृग्-भाजन- -नानि शां. १०, ४.

असृङ्-मुख- -खः तैआ. ४, २९, १.

अ-सृजमान(√सृज्)- -म् जै. ३७.

†असेत(अ-स-इत्)- -तः गो. १, ५, ४.

अ-सोढ(√सह्)- -म् तां. १२, ९, २१.

अ-सोम-प(√१पा)- -पः ऐ. ७, ९;

-पम् गो. १, २, १३; -पाः ऐ. २,

१८; ष. ४, ६; गो. २, १, ६;

-पाइः तैआ. १, ९, ७; -पाञ् ऐ.

२, १८; -पौ जै. १८६.

अ-सोमयाजिन्- -जिनः श. १, ६,

४, १०; -जी श. १, ६, ४, १०; ११.

असौ-असौनामन्- अदस् गद. पद.

अ-सौहित्य- -म् सा. १, ३, ८.

अ-स्कन्द(√स्कन्द्)- -न्दाय ग. १३,

१, ३, १, ४, ५; तै. ३, २, ३, ५, ५;

६, ११; ६, २; ४, ८, ६, १; ५, ८, १;

तैआ. ५, ८, ६; तां. ६, ७, २१.

अ-स्कन्न, क्ना- -न्नः ष. १, ५; -न्नम्

श. १, १, ४, ३; ४, ५, १; ३, ८, १,

१४; १३, १, ३, १, ४, ५; का. २, १,

३, ८, तै. ३, ८, ६, १, ५, ८, १, १७, १;

तां. ६, ७, २३; जै. १२१; -न्नान्म्

ऐ. १, २७; -न्नानाम् ष. ४, १.

अस्त(√अस्)- -म् ऐ. ७, ११;

१२; शां. २, २; ३, १; १७, ७; श. २,

५, २, २९; ११, ५, १, ७; का. १, ५,
१, २६; मं. १, २, १४; तैआ. २, २,
१; जै. ११७; जैड. ३, १, १, ३;
गो. २, ५, ४, १ अस्त-गद.

अस्तम्√इ, अस्तमेति ऐ. १, ७; ३,
४४; शां. ७, ४; श. २, ३, १, ३;
३६; ४, १२; ५, ३, १, ७; ८, ४, १,
१२; १०, ३, ३, ८; का. १, २, ३, ७;
३, १, २, १, २४; तै. १, ५, १०, ७;
२, २, ६, ४; तैआ. १, १४, १; ३,
१४, १, ४; अस्तमेति श. १४, ४,
३, ३४; अस्तम्...एति जैड. ३,
१, १, ५; अस्तम्...यन्ति शां.

२३, १, २; जैड. ३, १, १, ६; अस्त-

मियात् ऐ. ७, ११; १२; गो. २,
५, ४.

अस्तं-यत्- -यन् ऐ. ८, २८; शां. २,
८; का. १, ३, १, १; ४, १, १०; जैड.

४, ८, २, २; जै. ३, ४; -यन्तः का.
१, ३, १, ३; -यन्तम् शां. ६, ६;
१८, ९; शांआ. ४, ७; श. ४, ६,
५, ५; ११, ६, २, ४; तैआ. २, २, १.

अभ्यस्तम्√इ, गद.

अस्तम(-मृअ-)
अ-या- -या जै.
११७; -यात् शां. २५, १०; श.
२, ३, १, ७; ८; ३, २, २, १; २६; ९,
२, ७; ४, ५, ३, ११; -ये तै. ३,
१२, ९, १.

अस्तम(-मृअ-)
अ-यन- -म् श.
१३, ८, १, ९.

अस्तमित, ता- -तः श. ३, २, २,
५; जैड. १, ३, २, ४; ४, ७, २, १०;
-तम् श. ३, २, २, ५; -ता श.
१४, ४, ३, ३३; -ते ऐ. ५, २४;
२९; ३१; शां. २, ९; श. २, ३,
१, २, ४; ९; ११; ३, २, २, ४; २६;
४, ५, ३, ११; ६, ९, २, ३; ६, ६, ४, १;
११, ८, ३, २; १४, ७, १, ३; ४;

५; ६; का. १, ३, १, १; जै. १, २;
जैड. ४, ५, १.

अस्तमेतोः का. १, ३, १, ३.

अस्तम्√गम्, अस्तम्...गच्छति श.
१४, ४, ३, ३४.

अस्तम्√गा, अस्तमगात् जैड. ३,
१, १, ४; अस्तम् (गाः) तैआ. १,
१४, १. अभ्यस्तम्√गा, गद.

अ-स्तर्ष(√स्तृ)- -र्षः श. २, २, २,
१४; का. १, २, २, ९; -र्षाः श.
२, २, २, १४; का. १, २, २, ९.

अ-स्तृत्- -तः तै. १, ५, ८, ३;
-तम् शांआ. ४, ११; मं. १, ५,
१८.

अ-स्तृति- -स्तै तां. २२, १७, ३.

अ-स्तृत्(√स्तृ)- -तः ऐ. ३, ३९; ४२;
-तम् ऐ. ३, १७; ५, ४; जै. ६१;
-तौ ऐ. ३, १७.

अ-स्तृवान- -नाः जै. ५५.

†अस्तृ(√अस्)- -स्ता, तैआ. ४,
२०, २; अपादस्ता पद. गद.

अ-स्तेन- -नः श. १४, ७, १, २२.

अ-स्तोत्रिय- -ये जै. ७२.

अ-स्तोत्रियप्रतिपद्- -दः जै. ९६.

अ-स्तोम- -माः तां. ३, ९, ३.

अ-स्तोम-कृन्तत्र- -त्राय ऐ. ५, १६.

अ-स्त्री-पुंस- -मान् ऐआ. २, ३, ८.

†अस्त्वन्(√अस्+कनिप्) - -स्त्वा
तै. ३, १०, ८, ३.

अस्थन्वत्-अस्थि. द्र.

अस्थि(→अस्थन्)- -स्थभिः तै. १,
५, ८, १; तां. १२, ८, ५; -स्थि ऐ. २,
९, १४; ६, २९; ऐआ. २, १, ६; श.
१, २, ३, ८; ५, २, २९; ३०; ६;
३, ४, ०; ६, १, २, १७; ७, ५, २, २५;
८, १, ४, ५; ७, २, १०; १७; ३,
१; ४, १९; २०; १०, १, ३, ४, ४,
३; २, ३, ५, ४, १, १७; ११, १, ६,

† सेतः सगतिस्तद्विज्ञ इत्यर्थः । अभिप्लवपृच्छयोः गतिमन्वत्प्रहितत्वांसयोः स्वरूपभेद एवमेव विज्ञप्ती भवेत् ।
अतः G. 'स-इत्' ? † सा. तु. 'अस्ता' इति लोटि प्र. १. रूपमाह (?) । मुपा. स्वस्थित्यः † अस्त्वन्वत् च. अद.
‡ भा० सम्मतः क्लियं निर्देशः । सा० तु० अहस्तोरिति त्वेति च पदविभागं करोति । द्र० अहस्तं, अहस्तो, हस्तो ।

३४; १२, २, ४, ९; ८, ३, २१; ९,
१, २; १३, ४, ४, ९; का. २, २, १,
२१; तै. १, १, ९, ४; २, ६, ३;
५, ९, ७; २, ६, ४, २; ५, ८; ३, २, ८,
७; तैआ. १, ११, ३; ७, ७, १; तां.
४, ९, २१; ५, १, ३; ४; ष. २, १;
जैठ. १, १२, २, ६; जै. ९३; १६२;
गो. २, ६, ८; -स्थिनी श. ४, २,
१, १९; -स्थिभ्यः श. १२, ७,
१, ९; १३, ४, ४, ९; -स्थिषु छ.
७, १, १, १५; जैठ. ४, ७, २, ६;
-स्थीनि ऐआ. ३, २, १, २; शांआ.
८, १, २; श. ३, ४, ४, २; ७, १, १,
१५; ८, ७, २, १०; ९, २, ३,
४६; १०, २, ६, १८; ५, ४, १२;
६, ४, १; ११, १, ६, ३, ४; ६, ३, ११;
१२, ३, २, ३; ४; ५, १, १३; ९, १,
११; १३, ४, ४, ९; १०; १४, ६,
९, २८; ३२; तैआ. १०, ५, १; तां.
९, ८, १; सा. १, १, १०; जैठ. १,
१२, २, ७; गो. १, ३, ७; ९; ५, ५;
-स्त्रा तै. ३, ३, ८, ७; तैआ. १,
११, ३; -स्त्राम् ऐआ. ३, २, १;
२; शांआ. ८, २.

अस्थन्वत्- न्वाच् श. ६, ६, २, ९;

-न्वन्तम् श. ६, ६, २, ९;

अस्थि-ज-जस्य तै. २, ४, ४, २.

अस्थि-मज्ज-जानि शां. ६, १५.

अस्थि-प्रतिष्ठान-नाः जै. १०६.

अ-स्थिर-म् श. ८, २, १, १४.

अ-स्थिवस्(←तस्थिवस्/√स्था)-

-स्थुषः तां. ७, ७, १६. तस्थिवस्,

सु-स्थिवस्- अद्र.

अ-स्थुरि-रि श. १, ९, ३, १९; ३, ७,
४, १०; तै. ३, ५, १०, २; ७, ५, १०;

-रिः तां. १६, १, ६; १०, ४; २१,
१३, ७; -रिणा ऐ. ५, ३०; तां.
२१, १३, ८; -रिम् जै. २७.

अ-स्थूल-म् श. १४, ६, ८, ८.

अस्ना-असृज् गद्र.

अ-स्नात(√स्ना)- -तः ऐ. ७, ९; सा.
२, ६, १०.

अ-स्नेह-म् श. १४, ६, ८, ८.

अ-स्पर्श(√स्पृश्)- -म् श. १४, ६, ८, ८.

अ-स्पृष्ट-म् शां. २२, २.

अ-स्पृष्टा(-ष्टअ-)वसान- -ने गो. २,
१, ८.

अ-स्पृत-म् जै. १६२.

अस्मद्→अस्मत् ऐ. २, २; ७, ९; २३;
२४; शां. २६, ६; श. २, ३, ४, १०;
३, १, १, ११; ६, ३, ११; ४, ३, ३,
१८; ४, १२; ५, १, ५, २२; ६, ८, २,
९; ७, २, १, ९; का. १, ४, १, ८;
२, २, १, १८; तै. ३, ३, ११, १; ६,
१, २; तैआ. १, ३, १; ८, ८; २, ४,
१; ४, १७, १; ६, ९, २; १०, २;
११, २; ७, ११, ३; जैठ. १, ३, २,
६; १८, ३, ८; जै. १३६; मं. १,
७, १०; अस्मभ्यम् ऐ. २, १५;
श. २, ४, १, ९; ३, २, २, १९; ५,
१, १५; ४, ३, ४, २३; ४, १, ६; ५,
२, २, ५; का. १, ४, २, ४; तै. १, ३,
१०, १; २, ४, १, २; ८, ७, ५, २, २;
७, १५, १; ८, २, ६; ४, २; ५, ६; ३, १,
१, ८; ३, ११, १; तैआ. २, ५, २;
४, ७, ४; ११, ८; ३१, १; ५, ६, ९;
६, ३, २; १०, १, १६; जैठ. १, ४,
२, ७; जै. ६; मं. २, १, १५; ३,
५; अस्माकम् ऐ. १, २४; ३, ३९;
५, २५; ६, १५; ७, २७; शां. ३०,
६; शांआ. ४, ८; ९; ११, २; श.
१, ५, ४, ७-१०; ७, ४, २; ३;
८, १, ४२; ९, २, ३४; ३, २, २,
१९; का. १, ४, १, ११; २२; ६, ४,
२; २, २, ३, १; तै. २, ४, १, ५;
३, २; ७, ४; तैआ. १, २७, १; ३, १,
१; ५, १, ११, १०; ७, ११, २; १०,
१, १६; म. २, १, ६; जै. ४७; १५५.

अस्मन् शां. २६, ६; अस्मान्

ऐ. १, ९; २१; २६; २७; २, ३;
३, १९; शां. २८, ६; शांआ. ४, ८;
९; श. १, ६, ३, १८; ८, १, २४; २५;
४२; ३, १; ३; ९, ३, १०; १२; का.
१, २, ४, ९; ४, १, २९; २, १, २, १०;
२, २, ९; १०; ११; तै. १, ६, २, २;
७, ३; १६, २; २, ८, २, ३; ३, २, ९,
४; ५, १, १; ६, ११, १; १०, ९, ८;
तैआ. १, ८, ८; २, ५, २; ४, १०,
३; ११, ६; ८; २०, २; २३, १; ३९,
१; ४२, १; ३; ४; जै. १४; ९५;
१३६; १८२; मं. २, ६, १;
अस्माभिः शांआ. ११, १; १५, १;
श. ४, ३, ५, ७; तैआ. २, ६, १;
३, १८, १; अस्मासु शां. २७, ४;
श. ४, ६, ९, ९; तै. १, १, १, ५; २,
१, २१; २, ५, ८, ९; ६, ३, ५; ३,
७, १०, १; तैआ. ३, ११, १२; ६, ६,
२; जै. ९४; अस्मे ऐ. १, ३; ३, ३८;
शां. १९, ९; शांआ. ४, ११; श.
२, ३, ४, १०; ७, ३, १, ३२; ८, २,
१, ७; का. १, ४, १, ८; तैआ. १,
२९, १; २, ५, १, २; ४, ७, ३; ४०,
१; ५, ६, ७; तै. २, ४, ३, ६; ६,
९, १; ७, १३, १; ४; ८, १, ४; २, १;
७, ५, ८; ९, २; ४, ३, ६; अहम् ऐ.
१, १८; २७; २ ११; १६; २५;
४०; शां. २४, ५; शांआ. १, ६;
७; ८; श. १, ५, ४, २२; ६, ३,
१३; १७; २०; २१; ८, १, ८; ९, ३,
१६; १९; २३; का. १, १, २, १०;
४, १, १८; २०, २४; २, ५; २, १,
१, ४; ५; तै. १, ४, ६; २, १, ७;
१४; १५; २०; ३, २, १; ६, १; ९,
१०; तैआ. १, ४, १; ७, २; ३; ९, २;
११, ४; १३, १; २; २३, ४; २७, ६;
तां. १, २, ४; ६; ३, ४, ९; सा. १,
३, ६; ५, ८; २, ७, १३; ३, ८, ४; मं.
३, ६; ५, ८; २, ७, १३; ३, ८, ४; मं.

† KT सम्मतः । शां. औ (१, १५, १७), आपऔ. (३, १३, १), काऔ. (२, ३, ३३) एतेषु 'अस्मिन्' इति पाठः ।

१,३,१-५; ५, २; ३; ६; १०; १;
 जै. १६; १७; १८; ३७; ४५; ५३;
 ६१; ६३; जैउ. १, ३, ३, ७;
 १६, २, ४; ३, ३, ४, ५; सं. ३; ष.
 १, १; ४; ६; २, १०; गो. १, १,
 १; २; ९; ३२; २, ७; अहा३म् श.
 ३, ६, २, ७; आवम् श. ४, १, ५,
 १०; ११; १३; १४, ६, २, १४; जै.
 ३८; १०२; १४९; १६०; १७६;
 १८६; १९०; २०३; आवयोः
 शांआ. १, २; श. १, ६, ३, १४;
 १९; ८, १, ८; जै. १८६; २०३;
 आवाम् ऐ. ३, १९; ४, ८; शां.
 १८, ४; शांआ. ५, ७; श. ४, १,
 ५, ९, १६; १४, १, १, २३; तै. २,
 ४, ३, ७; जै. १८६; आवाम्ब्याम्
 ऐ. २, ३; तैआ. ५, ७, ५; नः
 ऐ. १, ९; १३; १६; १८; १९;
 ऐआ. १, १, ४; २, २, १; २; ४, २;
 ५, १, १; २, १; शां. २, ९; ६, १;
 १२, ३; २१, ३; २३, ७; २५, २;
 शांआ. १, २; २, १८; ३, १; ७, १;
 ८, ११; ९, १; २; १२, २; ४; ७; श.
 १, ६, ३, १८; ४, ३; १७; ७, ३, ५,
 ९; ८, १, ३; ४२; ३, १५; का. १, १,
 २, ९; ४, १, ३; २, १, ९; २, ८; ३, २;
 १७; १८; ३, १, २८; ३, १; २०; तै.
 १, १, ३, ७; ६, १; ७, १; ८, ५; २, १,
 १; ३; तैआ. १, १, १; ३; ८, ५;
 ९, ७; ३, १५, २; तां. १, ५, ६; ७;
 ६, १७; ७, ५; ४, ७, २; ११, ४, २;
 १३, ६, ७; जैउ. १, ३, १, ३; ४,
 १०, १, ४; जै. ३४; ३५; ४७;
 ४९; ९५; १२५; १३६; ष. १, २;
 ६; ३, १; सा. १, ४, १८; १९;
 ८, ६; ७; १३; २, ३, १; ६, ३; १०;
 ३, १, ३; १३; ३, २५; गो. १,
 १, १३; १४; २९; ३६; २, ७; १३;
 १९; नौ शांआ. ५, ७; श. १,
 ९, ३, १९; ३, ३, ४, १६; ४, ३, ९;

५, ४, १६; ६, २, ३; ६; ३, २१;
 तै. १, १, ३, २; २, १, २, ६; ६, २;
 तैआ. १, ७, ३; ५, १, ७; ८, १, १;
 जै. १५; १७; ३०; ३८; ४४; १०१;
 १३२; १४३; १४७; १७६; जैउ.
 ३, ५, २, ८; १२; गो. २, १,
 १७; मत्व ऐआ. २, १, ८;
 ४, ३; शां. १८, ४; श. २, ३,
 ४, २६; ३, ९, १, २; ४, ३, ३, ११;
 ५, ३, २; तै. १, २, १, २०; २, १,
 ५, ११; ५, ८, ७; तैआ. ४, ४२, ५;
 जै. ३७; ४१; ४२; ४७; ५१; ११७;
 १४३; १६०; १७७; गो. १, १, १,
 मत्व अत्र. मम, ऐ. २, २; १८;
 ३, ०३; ३४; ४, ७; ८; ५,
 १४; ऐआ. २, ३, ६; शां. १०, ६;
 शांआ. ३, ३; ११, २; श. १, ५,
 ४, ७-१६; ६, ३, १३; २, १, २, १६;
 का. १, ३, १, २८; २, ४; ४, १, ५;
 २, ५; २, १, २, १४; तै. १, १;
 १०, १; २, १, १४; १७; १८; २०;
 ६, ६, १; २, १, ६, २; ३, ७, १;
 तैआ. १, ११, ४; १४, १; २; ३;
 ४; तां. १, २, ९; ५, ६; जै. ६;
 ३४; ३७; ५३; ८८; १०१; १३९;
 १४३; १४९; १७७; १८६; जैउ. १,
 १२, ५, १; १६, २, ३; ष. १, ४;
 सं. ३; गो. १, १, ३२; २, ३, २०;
 मया ऐ. १, ७; २७; ७, १७; शां.
 ११, ४; श. १, ९, ३, १९; २, ६,
 ४, २; ४; ३, ५, १, २२; २, ९; का.
 १, ६, ४, ३; ४; ५; तै. १, ३, ७, ६;
 ६, २, ६; ३, ३, ८, ६; तैआ. १,
 ११, ४; २, ३, १; ६, २; ६, १२,
 १; १०, १, ८; १२; जै. ३७;
 मयि ऐ. २, २७; ३, ८; ४, २५;
 ५, २७; ऐआ. ५, १, ५; शांआ.
 ४, ४; ७, १; १२, १; ४, १५;
 श. १, ६, ३, २; २१; ४, ७; ८, १,
 ४२; २, ३, २, ३; ४, ३, ४, ४, २५;

३, २, ३, १; ५; ३, १, ८; का. १, ३,
 ४, १४; ४, १, २४; तै. १, १, १, ५;
 २, १, १७; ६, ५, ६; ७, ९, ५; २, ४,
 ६, ६; ६, १, ४; ५; तैआ. १, ३, १,
 ६; २, ३, १; ५, १; ३, ११, ८; ४,
 २, ५; ६, २; २१, १; ४२, २;
 तां. १, १, ८; ३, १०; ५, १९; ६,
 १५; जैउ. ३, ३, ४, १; जै. १२७;
 सा. ३, १, ३; ७, ८; ९, ५; गो. १,
 २, २०; ५, १५; १६; १७; १८; १९;
 २, ३, ६; मयम् ऐ. ३, ४९; ५,
 १४; ७, १४; १६; १७; ८, २७;
 ऐआ. २, १, ५; शां. ७, ४; ६;
 शांआ. १२, १; श. १, ९, ३, १६; २,
 २, ४, १६; ४, ३, ४, २८; २९;
 ३०; ३१; ६, ७, ३, १५; का. १,
 २, ४, १२; २, १, २, ६; २, ५, ४; तै.
 १, २, १, १९; २७; ३, १, १, १०; ११;
 २, २; ६, ८, २; ७, ५, ३; तैआ. १,
 ३१, ६; ३, १०, १; ४; ११, ७; १०; ४,
 १०, २; ४, ५; ५, ८, ६; १०, १, ५;
 तां. १, ८, २; ३; ६; ८; १०-१६; जै.
 ६; मा ऐ. ७, १८; शां. १, ३; ६, २;
 ४; ५; ६; ९; २६; २९, १; शांआ.
 ३, १; २; ५, १; ६, ३-१९; ७,
 १; ९, १; ७; श. २, ३, ३, २; ३,
 ९, १, ३; १, ३, २२; २, १, ७; २१;
 २२; २६; २७; का. १, ४, १, ६,
 तै. १, १, ३, ११; ५, ७; ७, २; ६;
 २, १, १४; तैआ. १, ११, ५; १२,
 २; ३०, १; २, ३, १; ४, १; ६, २;
 १८, १; ३, १५, १; तां. १, १, १;
 ७; ३, १; २; ८; ४, १५; ५, १२;
 १५; जै. ६; १८; २६; ३६; ३७; ४१,
 ४२; ४४; ६१; सं. ३; गो. १, १;
 ३२; २, ४; १८; २०; ३, ६; २२;
 मयम् ऐ. २, २६; २७; ३, ८; २०;
 ७, १७; ८, ११; २१; ऐआ. २, १,
 ८; ७, १; ३, २, ५; १, १; ५;
 शांआ. ४, ८; ५, १; २; ७;

१^१; १२, २; ७; शा. १, ६, ३, २१;
 ७, ४, २१; ८, १, ८; १९; ४१;
 २, ३, ३, २; तै. १, २, १, ६; २१;
 ३, २, २, १०, ९; ५, १२, ३; ३, ३;
 ६, ११; ७, ४, ७; ६, ५; १२; तैआ.
 १, ३०, १; २, २, १; ५, २; ३, १४, ३;
 १५, ३; ४, १, १; २, ५; ४२, २; ५;
 तां. १, २, ६; ४, १५; ५, १; ५; ६;
 १४, ३, १३; ६, ८; जै. ५३; ७४;
 १०१; ११७; सा. ३, १, ५; ८, ५;
 गो. १, १, २३; २, ७; १९; ३, ४;
 १२; १५; २, २, १०; ३, ५; मे ऐ.
 १, २, ५; २, ६; १२; २१; २५; २७;
 ऐआ. १, २, २; ४, ३; ५, २; २;
 १, ४; २, ३; ७, १; शां. १, २; २;
 २; ३, १; ८; ६, २; ३; १२, ४; १६,
 ४; २१, ३; शांआ. ३, २; ७; ४;
 ३; ७; १५; ५, १; ७; ८; ७;
 १; २; ९, ७; ११, ५; ६; १; १२,
 २; शा. १, ६, ३, ६; ८; १३; १७;
 २६; ४, ४; ११; ७, ३; ४, ८; का.
 १, १, २, ८; ४, १, ५; १०; १५;
 ३०; २, २; ३, ३; ११; तै. १, १,
 १, १९; २; तैआ. १, १, २; ११, ३;
 ४; ६; १३, १; २; १४, १; तां.
 १, १, १; २, ९; ३, ४; जैउ. २, ३,
 १, १०; जै. ९; १७; १८; ३६; ४०;
 ४४; ७२; ८७; १०१; ११६; ११७;
 १२७; ४, २, ५; ६; सा. ३, ४,
 १०; ७, २; ८, ५; गो. १, १, २३;
 ३१; २, ७; १७; १८; वयम् ऐ.
 १, ४; २७; २८; २, १२; २०; ३१;
 ३, ११; १८; ४, ११; १७; ऐआ. २,
 १४; ६, १; ३, १, ५; २, ६; ५, २,
 ४; शां. १, १; २, ९; ९, १; २; १२,
 ३; २२, ९; २७, ६; शांआ. ३, १;
 ४, ८; ९; ७, १३; ८, ५; ११; ९,
 १; ११, १; शा. १, ५, ४, १२; ६, ४,
 १४; ८, ४; ३, १; ३; ९, १, १९; ३,
 १०; १२; का. १, १, ४, २४; २,

२, ८; ४, ९; ३, १, ४; ४, १, १६;
 २२; २, १; ५, १, २३; तै. १, ४,
 ८, ६; ९, ३; ६, ७, ५; ९, ८; २, १,
 ६, १; २, १०, १; ३, ५; ४, २, ७;
 तैआ. १, ११, ३; ३१, ३; ६; २, १,
 १; ३; १; ५, २; ४, १०, ३; तां.
 १, ५, ७; १७; ६, ५; ४, ७, ६; ७; १२,
 १२, ३; जै. ९; ४८; ६२; ७९; ९४;
 १००; ११७; १२७; १३२; १३६;
 १९२; ४, १, ६; ४, ७; सा. १, १,
 १५; १७; ७, ७; २, ४, ९; ५, ३;
 जैउ. १, १, ४, १; २; ३; २, १; गो.
 १, १, ७; २, २१; ३, २०, ४, २३;
 ५, २१; २, २; २०.
 अस्मत्प्रेषित- -म् शा. ६, ३, २, ३.
 अस्मत्-सखि- -खा श११, ५, ९, १२.
 अस्मद्देवत्य- -म् तां. ९, १, ३६.
 अस्मद्गा(त→)ता(-द्√रा)- -ता:
 शा. ४, ३, ४, २०.
 अस्मद्द्वयञ्च्- -क् शा. ४, ३, ३, १८.
 अस्मद्यु- -म् शा. ६, ३, २, ३.
 अस्माद्दश- -शस्य शां. २, ७.
 अहं-श्रेयस्- -से शांआ. ४, १४; शा.
 १४, ९, २, ७.
 अहं-नामान्- -नामा श. १४, ४, २, १.
 अहम्(-म्√मा)- -माय सा१, २, ५.
 अ-भङ्- -ङ्गै श. १, ४, ५, ८.
 अ-स्मृत- -म् गो. १, २, ७.
 अह्(√रअस्)- -स्य तै. २, ७, १३,
 २; -स्यम् जै. १००.
 अ-स्त्रिधान(√स्त्रिध्)- -नैः तै. २, ८,
 ७, ९.
 अस्त्री-व्ययस्- -यः शा. ८, ३, ३, ५.
 अ-स्रुत- -तस्य शा. १४, ९, ४, २६.
 अ-स्रमन्- -माणम् तै. १, २, १, १९.
 अ-स्वदित- -म् श. १, ४, १, १५.
 अ-स्वप्न- -मः शा. ३, २, २, २२; -मम्
 ४, ५, ४.
 अ-स्वर_रा- -रम् शा. ११, ४, २, ९; १०;
 -रायाम् जैउ. १, ४, ४, ८.

अ-स्वर्ग- -र्गोण ऐ. ७, १०.
 अ-स्वर्ग्य- -र्ग्यः शा. १०, ५, ५, ५;
 गो. १, ३, १८.
 अ-स्वाहु- -हुः ऐ. ५, २२.
 अ-स्वाही- -ह्यः गो. १, १, ३.
 अ-स्वाहु-तम- -मः जै. २०७.
 अ-स्वाहा-कार(√ह्)- -रैः ऐआ. ७,
 १, १.
 अ-स्वाहा-कृत,ता- -ताः शां. १२,
 ४; -तानि श. ६, ६, ३, १७.
 √अह(←√ह्) आह शा. १, १, ४,
 २४; २, १, २१; २, ६; १४; ४, १६;
 ३, ३, ११; ४, ११; ४, २, १७; ५, २;
 ३; ७, १, २; ६; ११; १४; १९; ४, २१;
 ८, ३, १०; १५; १८; ९, १, १; २५;
 २, १, ४, ४८; ३, ४, ६; ७; १४; २१;
 २७; ४, १, १; ५, २, ४२; ६, १, ४५;
 २, १४; ३, १, १, ११; १२; २, ६;
 ११; ३, २६; २, १, ७; ४०; २, २५;
 ४, ९; १८; २०; ३, २, ३; ४, २; १५;
 २५; ५, २, १२; ३, ११; ४, ८; ६, ३,
 १९; २०; ४, १४; ७, १, १७; १८;
 ३, ९; ११; ८, १, १२; १५; ३, ७;
 १४; ९, ३, ५; ७; २५; ४, ५; ४, १,
 ३, १९; ४, १०; २, १, ८; १६; १७;
 २, १६; ३, १०; ४, १, १७; २, १२;
 ३, ३; ४, ९; ५, १७; ५, २, ४; १२;
 ८, ६-९; ६, ६, ६; ७, १९; ९, ३,
 ३, १२; ४, ३; २७; २८; ५, १६;
 १९; ४, २, ३; ३, ७; १२; ४, ५; ६,
 ५, २, २; ६, ४, ७; ८, १, १, ४; ७;
 २, १; ४; ७; ३, २; ५; ४, १, ९;
 १०; ११; १२; १३-१९; २०;
 २१; २२; २३-२६; ५, २, १७;
 ३, ३; ६, १, १६; १७; १८; १९;
 २०; २, १९; ७, ३, १२; ९, १, १,
 २९; २, १७; २, १, ९; ३, २, ७; ११,
 १, ६; २; २, ३, ९; १३, १, ३, ९;
 १४; २, २, ७; ४, १, २१; का. १,
 २, ३, २१; ४, १२; ३, २, १०; ४, १,

† 'अ-स्तुत-' इति शाखान्तरपाठः गङ्ग.

५;६; १६;२१;५,१, २३; २, १,
 १,५;४, १९;२,२,५;९;४,१६; तै.
 ३,१०,९,६; ७;८;९; आह ऐ ३,
 २;६;१०; ११; १३; १६; २२;
 २५;२८;२९, ३०; २, २; ५;
 ६;७; १०;१२;१५;२०; ३८;
 ४०; ३,३;६-८; १२;१९; ३१;
 ३२;४६; ७;५; ६, ३;१४; २२;
 २३; २६; ३४; ६;७;१०;११;
 १२;१३;१४; १५; १६;२३;
 ७,२०; २२; २६; ३१; ३४;८,
 ७;९; ११; २४;२६; ऐआ. ३,
 १,१;४; ३;४; ५; ४,१; २,१,
 ५;८;३,५;६;७; ३,१,१;३; ४;
 ५;२,१;३;६; ५,३,३; शां. २,
 ७; ७,१२;९,६; २७, ९; शांआ.
 ३,७;२, १७; ३,६;७; ७, २;
 ६; ७,२;११;१४; ८,४;६; ११;
 शा. ३,१,२,१;११;२२; २३; ३,
 ६;७;८; ९; १२; ४,४; ५;७;८;
 १०;१२; १८; २,१,१२;१६;१७;
 २२;२,२;६; १२;१४;१५; ४,५;
 ६;१६; १९;५, २०; ३,१, ६;
 १९; २,१५;१७; ३,११; ४,४;
 ११; १२; १६; ५,२; ४,१, २१;
 २४;२६; २७;३०;३१; ३८;३९;
 २,२;५;६; ७;८;१०;११; १२;
 १४;१५; १६;१७; ४, १३;१५;
 ५,१; ३;४;५,१,५;६;७; ११;
 १२;१५;१७;१८;१९; २०;२२;
 २,१;२;३;८; ७,१,२; ३;४;७;
 ९;१०; १४; १७; ३,१०; ११;
 १३;१५;४,२१; ८,१, २२; २६;
 ३७; २, ६; १४; ३, ८; १०;
 १५;१९;२०; २१; २७; ९,१;
 १;४;५;६;७;८; ९;१०; ११;
 १६; १९; २०; २१-२६; २७;
 २८;२,१२;१७; १८; २०; २८;
 ३,१२;१४;१६; १९; २, १,४,
 २८;३,३,१८;२०; २१; २४;४;
 ६;१०;१३-१५;२०;२१; २४;

२५;२६;२७;२९;३०;३४;३७;
 ३८;४०;४,१,२; २,२०; २२;५,
 २,१९;२५;२९;३०;३१; ३२;
 ३७;३८;३९; ४१; ४२; ४३;
 ४४;३, ६-११; ६,१, १२; २१;
 २३;२६; २७; २८; २९; ३०;
 ३१;३३;३६;३९; ४०; ४२;४५;
 ४६;४७;२,१२;१४; १७; ३,१,
 १,१२; २,६; ११; २०; ३,९;
 २२;२३;२, १,५; ७; ८; १७;
 १७;२९;३५; ३९; २,७; ९;१७;
 १९;२०;२१;२२;२३;२४;२५;
 २६;४,९;११; १२; १४; १५;
 १६; १७; १९;२०; ३,१, २;
 ६;८;१२;२, ६;७; १९; ३,१;
 ३;४;७;८;१०; १३; १४; १६;
 ४,१; ३;४; ५;७;१२; १३;१४;
 १७;१८;२०;३०; ४,१, २०;२२;
 २३;२, १०; ११;१२; १७;३,९;
 १३;१८; २१;२२; ४,१०; ११;
 १२; १३; ५,१, २८-३०;३२;
 २,२;४-७; १३; १६; १७;२३;
 ४,४;८; १६; १७; ६,१, ४;३,९;
 १९;२१; ४,५; ६;८; ९; ७,१,५;
 ९,१०;११;१५;१७; १८; ३,९;
 १०;१२;१३; ४, २; ५;७; ८;९;
 १०;११; ८, १,४;५; ११;१२;
 १३;१५; २,१;२;३; २२;२३;
 २५;२७;३,५;७;१४;२०;२१;
 २२; २३; २९;३३; ३४;९,२,
 १०-१३;३,४;५;८; १४;१५;
 २५; ३१;४, ५;९; १६;१८;
 २१; ७,१,९;२२; २, १५;
 १६; ३, १९; ४, १०;२,१, ९;
 १२;१६;१७; २३; ३३; २, १०;
 १२; १३; १६;३, १०; ४,२३;
 ५,२;१५; ३, १, १,४, १७;१८;
 २०;२३; ५,८;१८;२०; ४,१,७;
 १४; २,४; ५;६; १२; १५;१६;
 ३,९;४,१०; ११;१३; ५,३;४;
 ६;१४;१६;१७; २१; २२;५,२,

१;३;५; ८;९; ११; ७,८;९; ८,
 १०;६,६,७;८,७; ९,८;९; ५,
 १,१,१६; ४,३; ४;६; ८; ९;
 १५; ५,१७; २६; २७;२८;२,
 १,१०;२५;२,१५; १८;४, १६;
 ३,१,१३;२,६; ८;३, १२; १५;
 ४,३;२७;२८; ५,३; १६;१७;
 १८;१९;२७; २८; ४,१, ११;
 १५;२, २; ३; ५,३, ४;५;७;
 ८-१०;१४;४,५;५;६;२३;२४;
 ५,४, २४; २५; ५,१४; ६,१,२,
 १४;२४;२,२,१०;३,१,१४;१७;
 १९;२, ३;३, ३,१२; ४,१, ५,८,
 ११;२,१;३,१०; ५,१, १०;६,२,
 ६;३;८;१५;७,२,६;३,११;८,२;
 ३; ७,१,१, २;१४; २३; २४;२,
 ११;२,१, ११;१५; २, १;४,२६;
 ३,१,२२; २,५; ४,१,९; ५,१,८;
 २,११;४३;८,२,९;८,१,२,१,४,
 ९;२,४,१६;३,२, १,४;४,१,४;६,
 १,१६-१८;१९; २,१९; ३,१८;
 २२; २३; ७,३,७;२१; ९,१,१,
 १७;२,३,१७;२८; ४४; २,५;७;
 १४; ४,२,२५; ४,४; ५,१, ४५;
 ५७;६२; ३०,१,४,१०;३,५,१४;
 ४,१,१०; २,१९; ५,१; २;३; ६,
 ३, २; ३, २, ६, १२; ७, १२;
 ३,१,५-८;५,४,१;५; ७, २,८;
 ३,२,१,९; २,४; ४,८; ३,२,६;
 ४,१,११;५,१,९; २,१;७,३,१२;
 ८,१,४;१७;२२; ३,७,२९;९,३,
 ४; ३,२, ७,११;१३-१५;८,५;
 ४,१,७,२,१९;१७;३,३;६-१४;
 ४,२;५,१,१६; २,१; ३,१;३;४;
 ६,२,१२; ८,१,२०;३,३; ४;१०;
 ४,९; ३,१,२,९;१५; २२;२३;
 २४; ३, २;३-६; १३;१७; २२;
 २४; ३३; ४, ३;३; ८; ९; १२;
 १३;२, १,८; ९; १०;११; १२;
 १३; १४; १५; १५;१९; २०;
 २१;२, २-३;१६;१७;२०;२२;

२५; २६; २७; २९; ३०; ३२;
 ४२; ३, १, ९; १०; १७; १८; १९;
 २६; ३०; ४, १, ३१; २, ५, ३;
 २५; ५, २, ५; ६, १०, ९; ८, १, १;
 १३, २; ९, ४, ४; का. १, १, ४, २५;
 २, ३, १४; १७-२०; ४, ५; ३, ३,
 १७; १८; २०; ४, १, ८; १०; ११;
 १२; १५; १६; १७; १८; १९;
 २०; २१; २२; २४; २७; २९;
 २, १, ५, १, १६; १७; २३; २६; २७;
 २८; २९; ३३; ३४; ३५; ३६;
 ३७; २, ५; ६; ७; ८; ९; १०;
 ११; १२; १३; १४; ६, १, १४;
 १५; १७; १८; १९; २०; २४;
 २६; २७; २९; ३०; ३, ७; ८; २,
 १, १, ८; २, ३; १०; १३; १५; १६;
 ३, १; ३; ५; ९; १०; १२; १३;
 १४; १६; २०; ४, १०; १६; १७; २,
 १, २; ५; ११; १२; २, ३-५; ११;
 ३, १८; ४, ५; १६; तौ. १, १, ४,
 २; ५, १; २; ६, १, २; ५, ३; ५; ६;
 ९, १; ७; ८; ९; १०; ४; ७, ६, १; ७;
 ८; ३; ४; ९, १; ३; ५; १०, १; ८, ५,
 ४; २, २, ५, २; ३; ४; ४, ६, ७;
 ७, ९, २; ३, २, १, ३; ८, १६, १, २;
 ३; ४; २२, ३; ९, ४, २; ३; ५; ८;
 ५, २; ४; ६; ७; ७, १; २; ४; ५;
 १६, १; २; तैआ. १, २६, १, २,
 ११, १; १२, १, ५, २, ५; ६; ७; ८;
 १०; १३; ३, ५; ६; ७; ८; ९; ४,
 १; ४; ६; ७; ८; ९; १०; ५,
 १; २; ३; ६, ४; ५; ६; ७;
 ८; ९; १२; ७, १; ३; ४; ५; ६;
 ७; ८; ९; १०; ११; १२; ८, १, ५;
 २; ३; ४; ६; ७; ८; ९; १०;
 ११; १२; ९, १; २; ६; ७; ८;
 ९; १०; ११; १०, ६; ७, ८, १;
 १०, ६, १; तां. ६, ४, ७; ८; ५,
 ४; ५; ६; ७; ६, १७; १०, ४; ७, ७,
 १६; ८, ६, ८; ९; ११; १३; ११,

४, ५; १४, ३, १७; १९, १०, ४; १६,
 १, ५; जै. ४, १२; १४; १८; १३;
 ६२; ९०; ९६; १०३; ११३;
 ११६; १२७; १४३; १५९; १६४;
 १६७; १६८; १७२; १७६; जैउ.
 १, १, ५, ३; ३, ४, ४; सं. २; गो.
 १, १, १३; १५; ३२; २, १६; ३,
 १; ३; १३; १४; २०; ५, २; १२;
 १३; १४; १६; १७; १८; १९;
 २, १, ४; ६; २, ३; ४; १६; २२;
 २३; ३, २; ३; ५; १०; ११; ४, ८;
 ९; ५; १; आहवुः ऐ. १, १८; वा.
 १२, ४, ४, ६; ७; १३, ५, ३, २; जै.
 १५२; आहुः वा. २, २, ३, ७; ६,
 ४, १; ३, ४, २, १५; ८, ५, १०; ८, ६,
 ३, १८; ९, ५, २, १५; १०, २, ६, ६;
 ११, १, ३, ७; ४, ४; ६, १०; १२, १,
 १, १०; १४, ४, २, १२; ३, ६; का.
 १, २, ३, ६; ४, २; २, २, १, २१;
 आहुः ऐ. १, १-३; ५; ६; ९; ११;
 १६; २४; २६; २९; ३०; २, ३; ५;
 ६; ७; ९; १०; ११; १३; १४; १६;
 १८; २२; २३; २८; ३०; ३२;
 ३७; ३९; ३, २; ४; ५; ११; १२;
 १७; १८; २३; २८; ३३; ३६; ३७;
 ३९; ४३; ४७; ४८; ४९; ४, १;
 २; ६; ७; ८; ९; १०; १२; २२; २४;
 २५; २६; ५, २; ३; ९; १०; २५;
 ३०; ३३; ३४; ६, २; ३; ११; १२;
 १५; १८; २६; ३१; ३३; ३५;
 ३६; ७, २; ३; ४; ५; ६; ७;
 ८; ९; १०; ११; १२; २०; २५;
 २६; ८, ४; ७; २०; ऐआ. १, १, १;
 ३; २, २; ३; ४; ३, १; २; ५, २;
 २, ३, ७; ३, १, २; ५; २, ६; वां. १,
 २; ३; ४; ५; २, १; ५, २; ३; ७, १८;
 १२, ४; १४, १; ३०, २; वा. १, १,
 २, २३; २, २, १०; ३, ७; ८; ५, ७;
 १४; १८; ३, १, २१; २, १५; १८;
 ३, १०; ५, ३; ११; ४, १, १; ८; २, २;

५, ४; ५, ५, १, ७; ८; ६, १, ९; २०;
 ३, ८; १; ७; २०-२२; २५; २७;
 ४, १०; १९; ७, १, ३; २, ३; २६; ३,
 १; ७; ४, ६; ७; ८, २, १२; ९, १, २१;
 २, १, १, ६; ७; १३; १४; २, ८-१०;
 ४, ३०; २, १, ५; ९; २०; ३, १; ४; ४,
 २; ३, १, ७; १३; १४; ३६; २, १२;
 ४, २, १९; २१; ३, ७; १०; १४; ५,
 १, २; ३, १८; ६, १, १३; ४, ९; ३,
 १, १, १२; ३, ३; ४; ४, १; १०; २२;
 २, १, ४०; ३, १७; २१; ३, ४, २३;
 ४, १, ३; २, २; ६; ९; १६; ३, १२;
 १४; २०; ४; ४; ७; ५, १, १९; ३, १९;
 ४, ७; ६, २, १५; ७, २, ३; ३, ७; ८, १,
 ७; १०; ४, २; ३, ९; ११; ४, १८;
 ४, १, १, ४; १५; १६; ४, ९; २, १, ११;
 २, १४; १६; ४, २०; ३, २, ८-१०;
 ४, ३; ५, १३; ४, ५, १९; ५, १, ७;
 ९, १६; २, ६; १३; १४; १५; ८, २;
 १४; ९, १०; ६, ५, १; ८, १; २; ५,
 १, १, ४; ९; २, २, १४; ४, ५, ४; ५;
 २, २; ६, १, १; ७; १०; १४; १५;
 २, १०; ११; १५; २१; २९; ३०; ३१;
 ३२; ३५; ३, १३; १४; १९; २०; २,
 १, २०; २, १०; १४; १६; २७; २९;
 ३१; ३८-४०; ६, ४; ४; ७, ४, १३;
 ८, १, १; ३; ७, १, २, २३; ३, १, ११;
 २६; ३६-४१; ४३; २, ४; ४, १, ६;
 ४५; २, ९; १७; २०; ३८; ४०;
 ५, १, ५; २९; २, ६; ३७; ४३;
 ८, १, ३, १-५; ४, २; ४; ५; ३, १, ३;
 ४, १, ३; ४; ५, ३, ६; ४, ८; ६, २,
 १; ७, २, ७; १९; ३, ३; ८; ९, १, १,
 ४३; ४४; २, १४; २, ३, ५०; ३, १,
 १७; ३, १८; १९; ४, २, २८; ३, ११;
 १५; ५, १, ४०; ६३; २, ९; ११; १०,
 १, २, ६; ३, १०; ११; ४, ९; १३;
 १४; २, ३, ५; १५; १६; ४, १, ६, ७;
 १८; ३, २, १; ३, ८; ४, ३, २१; २३;
 २४; ५, १, ५, २, २; १३; १६; १७;

† 'आहुः' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः ।

११, १, ६, ९, १३; १८; २२; ३१;
 ७, ३; ८, ३; २, १, १, ४, २, ८; १०;
 ५, १; २; ३; ६, १३; ७, ३; ३;
 १, ८, ३; ७, ५, २, ९; ४, १६; १७;
 १८; ८, ७, ७, २, २, ६; ७, ४, २; ८,
 ३, १; २; ३; ९; १२, २, १, ६;
 २, १; ३; ३, ५; ६; ८; १३; ३, १, ६;
 ८; ९, ५, २-१०; ४, १, २; ६; ९; १२;
 २, १-४; ५; ६; ९; १०; ३, १-४; ६;
 ४, २; ४-७; ५, १, १; २; १३; ७, १,
 १४; २, २; ७; १६; ३, ७; २०; ८, १,
 १७; २१; २, ७; १३; १४; ३, १९;
 २१; २७; ९, १, ४; २, १२; ३, ५;
 १३, १, २, २; ९; ३, २; ६; ८; ४, ३;
 ५, २; ४; २, १, ७; २, १२; १४; ४, ३;
 ५, २; ६; २; ३, २, ३; ९; ५, २; ६;
 ४; ६; ४, १, २; १५; ४, १; ५, १, ३;
 ३, ११; ६, १, ९; २, ७; ८, १, ७; ८;
 १८; २, ५; ४, ११; १४, १, १, २; ५;
 २, २, ४-५; ३; ४, १, २९; २, २०;
 २६; ३, ३; ५; २३; २६; ६, ७, ६; ९;
 १०; २३; २४; १०, ९; ७, १, ५; १६;
 २, २; ७; १२; ८, ७, १; १३, १; १;
 १५, ६; ९, ४, २९; का. १, १, १, ४;
 ९; १०; २, १-३; ५; ६; ८; ९; ३, ८;
 ४, १; ६; १०; २४; २, १, ३; ६; ३, ३;
 ४, २; ७; ३, १, ३; ८; २४; २, ९; १०;
 ३, १६; १८; ४, ३, २; ५; ६, १, १०;
 २, ३; ४, ९; २, १, २, ८; १६; २, १,
 ७; ३, ७; ८; १७; तै. १, १, ३, ८;
 १२; ५, ११, १; १२, २; ६, ३, ९; २;
 १, २, ९; १२; ५, ३; २, १, ५; ७, १;
 ८, ८; ३, ५, ४; ८, ८, ३; ३,
 ८, १६, १; २१, १; ३; ९, २, २;
 ९, २; १३, २; १४, १; २; ४; १५, २;
 १८, १; २; १०, ९, २; तैआ. १, ३,
 १; ८, ३; ४; ११, ४; २२, १०; २६,
 १; २, १८, १; ३, ११, ४; १४, १;
 ५, ४, १०; ८, १३; १०, १, २; ६३,
 १; तां. १, ५, १९; छ, २, १०; ११;
 १३; १७; २०; ४, ४; ८; ५, १३; १५;

१७; १९; ६, ८; १७; ७, ८; १०, ३; ४;
 ५, १, ११; १२; १४; १९; २, ४; ६, ६;
 ७, ६; ८; ९; १०, ४; ६; ७; ६, ३, ६;
 ११; ५, १६; २१; ८, १; १७; १८;
 ७, ४, ५; ६; ६, ९; १३; ९, १०; ८;
 ४, ४; ७, ४; ८, १०; ९, ४, ४; १६;
 ५, ६; ६, ५; ७, ११; ८, ११; १६; ९,
 २; ३; १०, १, ३; ६; ९; १२; १५;
 १८; २१; २, ७; ४, ४; ७; ७, २; ११,
 १०, १२; १३, ११, १२; १४, ५,
 १७; ९, १८; १०, ३; १५, ३, ३६;
 ७, २; ६; १६, १, ५; ५, २; ११; १३;
 २४-२७; ६, १; ८, ४; ६; ७; ११,
 १२; १५; १५, ९; १७, १, ९; ११;
 १२; ५, ४; ७; १८, १, ७; ६, ९; २०;
 २४; ८, ४; ९; २, १; ११, ८; ९; १९,
 ८, ६; ९, ५; २०, ११, ६; ८; १४, ८;
 १६, २; ६; २१, १, ९; ९, ९; १३;
 १०, ६; २४, १४, २; ३; २५, १२, ३;
 जै. ११; १८; ३०; ३४; ३६; ३८; ४८;
 ६०; ६२; ७८; ८१; ८४; ८६; ९०;
 ९२; ९६; १०२; १०३; ११६;
 ११८; १२८; १२९; १३०; १३१;
 १३५; १३६; १३९; १४०; १४२;
 १४३; १६४; १६७; १६८;
 १७१; १७२; १७३; १८४; १८७;
 १९३; २०३; २१२; जैठ. १, १३,
 २, २; आ. १; सं. ४; गो. १, १,
 ३२; २, ५; ९; २१; ३, १९; ४, ६;
 १६; १९; २०; ५, २५; २, १, २; ३;
 १२; १९; २४; २, ६; ७; १०; १७;
 २०-२३; ३, १; ८; ९; १०; ११;
 २०; २३; ४, ९; १३; १९; ५, ३;
 ७; ९; १५; ६, ५; ६; १०; १२;
 १६; आत्य श. १४, ६, ९, ११-
 १८; आत्य शांआ. ७, १०; श.
 १२, ३, ४, १; १४, ८, २, २-४; जै.
 १४१; जैठ. ३, २, ३, ३; गो. १,
 ५, ११.

२१; ७, ३, ३; ९, १, ५; २, २, २, ६;
 ३, २, ४, ३, १२; १४; ५, २, ४; ६;
 १, ३; २, २; ३, १, १, ११; ३, ८; २,
 १, १७; २, २६; ४, ३, १, ४, ५; ५, ३;
 १९; ४, १; ९, ३, ३४; छ, १, १, १७;
 १८; २, ३, ५; ३, ४, ४, ५, २, १६; ८,
 १४; ५, १, २, १४; २, ३, ७, ४, ३, २;
 ५, ४, ३५; ६, १, २, २५; ६, ४, १२;
 ८, १, ४, १; १०; ९, १, १, ३; १०,
 १, १, ९, ५, ५, २; ११, ४, २, ८; १२,
 ८, ३, ७; का. १, १, २, १२; २, २;
 ५; ३, १८; ३, २, १२; ५, १, ३; ६, १,
 २; २, १; २, १, १, ७; २, १, १६; ४,
 ८; तै. १, ६, ६, ४; जै. १८; १०५;
 १४३; १५१; सं. ३; गो. १, २, ९.
अ-हृत(✓हृन्) - तम् श. ३, १, २,
 १९; तै. ३, ८, १, २; तां. १७, १३,
 ६; ११; १४; सा. १, ५, १५; -ता:
 सं. २, १, १२; -तामि श. १३,
 ८, ४, ६; तैआ. १, ४, १; ष. ५, १०;
 -तेन शांआ. छ, १५; ष. छ, ४; -तौ
 श. १२, ७, ३, २१.
अ-हृत-ता- -तायै गो. २, ३, ९.
अ-हृत-वासस्- -सा: श. १४, ९, ४,
 १२.
अहन(→अहर) - ह: ऐ. १, २२; ३,
 १५; ४४; छ, ५; ६; १०; १२; छ,
 १३; १४; १८; १९; २२; २४; २९;
 ३०; ३२; ५, १; २; ३; ४; ५; ६;
 ७; ९; १०; १२; १३; १४; १५;
 १६; १८; २०; २१; २२; २४;
 २५; २९; ३०; ६, ५; २६; ३६; ७,
 २०; ३२; ऐआ. १, १, १; २; ३; ४;
 २, १; २; ३, १; २; ४; ५; ६;
 २; ३; २, १, ५, २, ३; ३, ४; ३;
 २, २; ४; ५, १, १; ३, २; कां. २,
 १; ८; ९; छ, ४; ८, १; १०; १३;
 २; १७, ४; १९, ८; २०, २; ३;
 ४; २१, १; २; ३; ४; ५; २२,
 १; २; ३, ४, ५; ६; ७; ८; ९;
 २३, १; २; ३; ४; ५; ६; ७; ८; २५,

अह ऐ. ३, ४, ९; ६, २३; ऐआ. २, ३,
 १; का. १, २, ३, २; ३; ३, १, ११;

१;९;१०;११; १५; २६; २; ७;
 ८; ११; १२; १३; १४; १५;
 १६; १७; २७; १; २; ३; ७;
 २८; १०; २९; ५; ३०; ३; ८; ११;
 शांआ. १, १; २; ३; ५; २; १; ७-
 १०; १५; १६; १७; १८; ८; ६;
 शा. १, १, २, २१; ५, २, २२; ६, ३,
 २४; २, १, ३, १, ४, ९; ३, २, २, २६;
 ४, ४, १५; ४, १, २, १३; ३, १, ११;
 १३; ५, १०, ८; ६, २, ३, २३; ७, ४,
 ७; १२, १३; १४; १५; ८, १, ५;
 ८, ५, २, ५; १०, २, ५, १५; ६, ९;
 १६; ४, २, २७; ३०; ६, ४, १; ११,
 १, १, ४; ५, ४; ६, १०; ११, २, ४,
 ४; ५, ५, ६; ११; ७, १०; १२,
 १, २, २; २, २, १२; १८; २३; ३;
 ६; ४, १-६; ७; ४, ४, ६; १३, १,
 ५, ४; २, १, ६; ३, १, ४; २, १, ३, ३,
 ३; ६; ५, १, ५; ७; ३, ९; ४, ९; ६, १,
 ८; १०; ११; २, २; ७, १, ३-७;
 ८; ९-१२; १४, १, २, २१; २,
 १, १; २, २१; ४१; ४, ३, ६; ८, ६, ४;
 ९, १, १२; १८; का. १, १, ३,
 १, ४; १; ८; ९; ३, ३, ७; २, १, २,
 १५; तै. १, ५, ३, १, २; ३; ४; ९, ६;
 ७; १०, ७; ७, १०, १; ८, १०, १; २;
 ३; २, १, २, ७; ५, ३; २, ६, १; ६,
 ३; ४; ९, ८; ७, ११, २; ३, १, २, २;
 ३; २, ३, ४; ६, २; ७, ७, ८; ८, १६,
 ४; ९, ९, २; १४, ३; १७, ३; २२, १;
 तैआ. १, ८, १; १०, ५; १४, ४; ३,
 ९, २; १४, २; ४, ९, ३; १०, ४; ५,
 ८, २; १०, २४, १; तां. १, ३, ७;
 ४, १, ५; २, १; ५, १४; ९, १, ७; १०,
 ५, ४; ९; १७; ११, १, ६; ४, १; ३;
 ६; ५, १; १९; ८, २; ९, १; ४;
 १०, ५; ६; ११, ८; ९; १२, २, २;
 ३, ३; ५; ६; ७; १०; १३; ५, १;
 ४; ६; १४; ९, २; १०, १; ११, १; २;
 १९; १२, ८; १३, ३, १९; ५, २;
 १०; २७; ९, ९; ११; २०; १०, २;

३; १४; ११, २०; १२, १३; १४,
 ३, २; ४; ८; १७; २२; ८, २; ६; ९, २;
 ३; १०; २६; ११, २, ४; १३; २२;
 १५, १, २, २, २; ७; ३, ३; २९; ४, २;
 ५; ५, १-४; ९; ७, १; १६, १०, ३;
 १८, ११, ८; १०; २०, ११, १; ६;
 ७; ८; १२, १; २; १३, १; २; १६,
 २-४; ६; ७; ९; २१, ४, ७; ७, ४; ९,
 ६; ९; १०, १; २२, ७, १; ४; २३,
 १९, ११; २४, ११, १; १४, १; २;
 १८, १; २०, १; २५, १, १; २, १;
 १०, ३; १०; व. ३, १२; सा. २,
 २, १; २; ३, ३; ४; ५; ४, ९; ६,
 १०; ७, ८; ८, ५; सं. १, ५, १५;
 २, ५, १३; जै. १; २; ७३; ७४;
 ११७; १३२; १४३; १४७; १५२;
 १५३; १५७; १६४; १६९; १७३;
 जैल. ३, १, १, ८; ४, ८, २, २; गो.
 १, १, ३३; २, ६; ४, ७; ८; ९; १०;
 १४; १५; १६; १७; १९; २१; २२;
 ५, १; २-४; २३; २, २, २४; ४, १०;
 ५, १; ३; ११; ६, १०; ११; १६;
 -हस्तु ऐ. ६, १५; १८; २६; ३६;
 शा. ६, ३, ३, ६; १०, २, ५, १५; ११,
 ५, ५, ६; तैआ. ३, १४, २; गो.
 २, ५, १५; ६, १६; -ह्न ऐ. ३,
 ४७; ४८; ४, १; ५, १०; ६, २३;
 ३१; शां. ८, ९; २१, १; २२, १;
 ६; ७; ९; २५, ११; २६, ७; ८; ९;
 ११; १४; २७, १; २९, ५; ६; ७;
 ८; ३०, ३; ९; १०; शा. ३, २, २,
 ४; ४, १, २, १४; ५, ८, १; ६,
 ३, ३; ५, ४, ५, ३; ६, २, २, २३;
 ७, ४, १३; ११, ५, १, ६; १३, ३,
 २, १; ३; ४, ३; ६; ७; ५, २, २३; ६,
 २, २; १४, ३, १, १; तै. १, २, २,
 ३, ४, २; ५, ९, ७; ८, १, १; २, २,
 ६, १; ३; ७, ११, १; २; ३, ७, १, ९;
 ९, ९, १; २; तैआ. ५, १२, १; २;
 ३; जै. १६६; १७१; १७३; १८०;
 २००; २०६; २११; -हस्तु ऐ.

६, २६; ३६; -हनि ऐ. ४, १२;
 २२; २९; ३०; ३१; ३२;
 ५, १; २; ३; ४; ५; ६;
 ७; ८; ९; १२; १३; १४;
 १५; १६; १७; १८; १९;
 २०; २१; ६, १९; ३१; ऐआ.
 १, २, १; २; ३; ४; ५, ३; २,
 ३, ४; ५, १, ५; ३, ३; शां. ८, ८;
 १७, ४; २१, १; २७, ४; शांआ.
 ८, २; शा. १३, ५, १, ७; तां. ४,
 ४, १०; १०, ७, २; ११, ५, १;
 १०, ९; १२, १०, ३; १३, ११, ४;
 १४, ३, १६; ५, ४; ९, २०; १०, २;
 ११, २९; १५, १०, ३; २०, १५;
 ९-११; १३; २१, ९, ९; १०; १४,
 १४, १०; जै. १६८; व. १, ४; सा.
 १, २, ४; ३, ८, ३; गो. २, १, १४
 ६, १; ५; ९; १०; ११; १६;
 -हनी शां. २१, ५; शा. १३, ५,
 ४, ३; ४-७; तैआ. १, २, ४; १०,
 १; ४, ५, ७; तां. १२, २, २; २०,
 १६, २-४; २६, ५, १; २; १४, १०;
 २२, १; ४; २८, १; २४, ८, १; १४,
 १; १८, १; २०, १; २५, १, १; २,
 १; जै. ११८; -हभि: ऐ. १, १३;
 तै. २, ८, ६, ६; तैआ. १, ९, ६; तां.
 १५, २, ३; ५, ९; ८, २; ९, ९; १६,
 १०, ३; -हस्तु: ऐ. तां. ११, १, १;
 -हा ऐ. ६, ३, ५; ७, ९; तैआ. १, १०,
 ३; जै. १३६; -हाऽह्न ऐ. ७,
 ९; तै. २, ८, ५, ७; -हानि ऐ. १,
 १३; २, १७; ४, १२; १५; १६;
 १७; २४; ६, १७; १८; १९;
 २०; ऐआ. २, २, ४; ३, २, २; शां.
 ३, २; ११, ७; १९, ३; २६, १, ९;
 २९, ८; ३०, १०; शांआ. २,
 १७; ८, २; शा. १, १, २, २१; ३,
 ५, ९; ३, ४, ३, २, २; ६, २, १, २९;
 ३०; ३, १, ६; ८, ४, १, १०; ९, १,
 १, ४, ३; ३, ३, १८; १०, २, ५, १५;
 ४, ३, १२; १९, ५, ४, १०; ११, १;

२, ११; १२, २, २, ३; १२; १३;
 ३, १३; ३, २, ३; ५, १२; १३; तै.
 १, २, १, २३; २, १; ४, १; २,
 ४, ३, ६; ३, ६, ८, २; १०, ९, ७;
 १०, १; तैआ. ४, ४२, १; ६, १०,
 १; तां. ५, २, १२; १०, १२, ९;
 १३, १, ८; २, ३; ७, ६; १०, १३;
 १४, ८, २; १०, ७; ११, १५; २३;
 १२, ९; २०, १८, ७; १५, २; २१,
 ९, ७; ११; १५; १६; २२, ९, १; २४,
 १५, १; २७, ४, १; ८, ४; जै.
 १६९; गो. १, ४, १६; २४, ७, १;
 २३; २, ५, ११; १५; ६, २; ६;
 -होमिः ऐ. ८, १४; १९; श.
 १३, ८, २, ३; १४, ७, २, २०; तै.
 २, ७, ८, २; तैआ. १, २७, ५; ६,
 ६, १; जै. ११८; -ह्वा ऐ. १,
 २३; ३, ४, ४; ४, २९; ३०; ३, १;
 ३२; ५, १; ३; ४; ५; ६;
 ७; ८; १०; १२; १३; १५;
 १६; १७; १८; १९; २०;
 २१; ६, ५; २४; ७, १७; ऐआ.
 १, १, १; २; ४; २, १; २; ३, २;
 ५; ७; ८; ५, २; ३; शांआ. १,
 ८; २; ३; ६; १६; १८; श. ३, २,
 २, २७; ४, ४, २३-२५; ७, १, २,
 ११; १०, ४, २, १८; ११, ५, १, १;
 १०; ५, ७, १३; ९, ९; १२, १, ४,
 १; ३; ४, ४, ६; १३, ५, ३, १०; १४,
 ९, १, १८; का. १, १, ३, १; तै. १,
 २, ३, २; ५, ३, ४, ९, २; ५, ३, ४;
 ९, ६; ७; ६, ९, ४; २, १, ५, ४; ४, २,
 ४; ८, ९, ४; ३, ७, १३, ४; ९, ९, २;
 १०, ९, ७; १२, ९, १; तैआ. १, १०,
 ५; ३, १, ५; ४, १०, ४; ५, ८, १०;
 तां. ४, २, ३; १३; ८, ८, २५; ९,
 १, १५; २७; १०, ४, ८; ६, १; २-
 ६; ८, १; ९, १; १०, १; ११, १;
 ११, ५, १२; ८, १; ९, ७; १०, ११;

१५; ११, १; १२, १, १; ३, ३; ६;
 १७; ४, २७; ५, १; ११; १४; २५;
 ७, १; ९, १५; १७; १९; १०, २१;
 २५; ११, १९; २६; १३, १, १; ३,
 ८; १३; २०; ५, ९; २८; ६, १५; ७,
 १; १०, ३; १८; ११, २४; १४, ३,
 १; ७; २५; ४, ३; ५, ३; ७, १; ९, १;
 ३६; ४१; १५, १, १; ३, ३; ५, १;
 १८, ११, १०; २०, ११, ८; ९; १२,
 २; २१, ९, १२; १५; १६; १०, २-
 ४; ११, ४; १३, १०; २२, ४, ५; जै.
 ७४; १७३; १९२; आ. २, १७,
 ५; सं. ५; वं. १; दै. २, ८; सा.
 १, ५, १५; गो. १, ५, ३; २, २, ७;
 १२; ४, १०; ५, ११; ६, १०; ११;
 -ह्वा ऐ. ३, ४, ४; ४, १; १४; ५, १;
 ४; ६; ११; १२; १४; १८; २०; २६;
 २८; ६, ५; २४; ३२; शां. २५, १०;
 श. २, ३, १, १२; ३८; ३, २, २,
 २६; ६, ६, ४, २; ७, ३, १०; ११,
 ५, ५, १३; का. १, ३, १, ६; २७;
 ४, १, ७; तै. २, १, २, ७; २, ६, ४;
 ८, ७, ३; ३, १०, ४, ३; तैआ. ५,
 ७, १२; १०, २४, १; तां. ४, २, २;
 १४; ९, १, ७; १०, १२, १; ११, ३,
 १; ९, २; १०, ३; १२, १०, २१; १४,
 ७, २; ८, ६; १५, २, ७; ४, ३; ७,
 ३; २०, १६, १; २१, ९, ९; जै. १६३;
 गो. २, ४, १०; ५, ११; ६, ११;
 -ह्वाम् ऐ. २, २; ६, ३५; ८, १;
 ऐआ. १, २, १; २, २, ४; ३, ८; ३,
 २, १; शांआ. ८, २; श. २, ३, १,
 ३८; १०, २, ६, १७; ४, ३, १९;
 १२, २, ३, १; १०; ११; १३, ६, १,
 ९; तै. २, ४, ३, ७; ८, ९, ८; ३, ६,
 १, ३; ३, २; तां. १३, ८, ३; १४,
 ७, ८; १५, ३, १९; ४, २; ६, १; ७,
 ६; ८, ३; ११, १४; २०, १६, २;
 २४, १, १४; जै. ११९; गो. १, ४,

१२; १८; १९; २१; २२; २, ४, ९;
 ६, १४; -ह्वा शा. ५, २, १, २; ६, ४,
 ६, २; १३, १, १, ४; तै. ३, १, ६,
 २; ४, १७, १; ७, ४, ३; तां. १, ९,
 ७; सं. १, ५, १५; गो. १, ४, २२;
 गो. २, २, १३; -ह्वा: शा. ११, ५,
 ५, १३; तां. १२, ४, २२; १४, ५,
 ४; २१, ५, ५.

अहःशस्(ः) ऐ. ४, १२; १३.
 अहःशेष- -षः सं. ५.
 अहःसमान- -नः ऐआ. ३, २, १;
 शांआ. ८, २; -नम् ऐआ. ३, २,
 १; शांआ. ८, २.
 अहःसहस्र- -स्त्रेण शा. १०, ४, ४, ४.
 अहःसामन्- -मानि शा. ११, ५, ५, ६.
 अहः(र-अ-ह)हर(ः) ऐ. ६, ६; ७;
 १५; १९; २०; २१; २२; ७,
 १२; शां. ७, ६; ८; ८; १५, १;
 २१, ६; २७, ६; २९, ४; ५; ६;
 ७; ३०, २; ३; ९; शा. २, ३, २,
 ३; ४, ६, ३, २; ५, २, १, २; ६, ६,
 ३, ८; ७, ४, १, १४; ९, ४, ४,
 १५; १६; १७; ११, २, ४, १, ५,
 ६, २; ३-८; ७, १; ६-९; १२, २,
 २, २३; १३, ४, ४, ३; ४; १४, १,
 ३, ३; ५, १, ३; तै. २, १, ३, २; ७,
 १३, ४; तैआ. १, १०, ४; ३२, १;
 ६, ५, ३; सा. २, २, १; जै. १२;
 ९०; जैल. ४, ११, ४, ४; गो. १,
 २, २; ३; ४; ६; ४, २४; ५, २४;
 २, ३, २३; ५, १०; १२; १३; ६, १;
 २; ३; ४; १४.

अहरहःकर्मन्- -मीश ९, ४, ४, १७.
 अहर्गण- -णाः तैआ. १०, ६, ४, १.
 अहर्ष- -म् तैआ. ७, ४, ३; सं. २,
 ६, ४.
 अहर्जात- -म् तां. ११, १०, १०.
 अहर्षति- -तये श. ५, २, १, २.
 अहर्भाज- -जम् श. १०, ४, ४, ४.

† 'अहोसि' इति मुपा. † तु. तैसं. ४, ४, १, १; व. १५, ४; कासं. १७, ७; कापिंसं. २६, ३; अहोसि

इति पाठो वा स्यात् ।

अहर्लोक- -का: श. १०,४,३,१९.
 अहर्बिन्द- -इम् ऐ. १,३०.
 अहोरात्र- -त्रयो: ऐ. १,२४; २,४;
 ४,१०;५,२९; ८,९; श. १, ६;
 ३, ३५; ३६; ४,१, २, १२; ६,
 ७,१, १९; २,३; ११, २, ७, ५;
 १२, १,३, ८; ८, २, ३५; १३,
 २, १, ७; ६,१७; ८,२,२; १४, ६,
 १,६; का. १,१,४, ७; तै. २, २,
 ९,८; ३,८,१६,४; ११,१, १७;
 तां. ४,१,५; ८,८,२४; १८, ११,
 ७; जैआ. २,५,१; १७,५; आ. २,
 ८,५; १७,५; जै. ७४; १३२; जैउ.
 ३,५,३, ५; गो. १, ४, १०; २,४,
 ११; -त्रस्य ष. ४, ५; -त्रा:
 ऐ. २,१७; ऐआ. ३,२,१; शांआ.
 ७,२,१; श. ८,१,४,८; तैआ. १०,
 १,२; जैउ. १,६,२, ४; -त्राणाम्
 ऐआ. ३,२, २; शांआ. २, १०;
 ८,१; २; श. १३,२,१,४; तै. १,
 ६,८,३; २,२,९,९; ३, ९,९,२;
 १०, १०, २; -त्राणि शांआ. २,
 १०; ८,१; श. १,३,५,१६; ३,८,
 २, ११; ६, २, २, २९; ३५;
 ५, ४, ६; ७, ३,१, ३९; ४३;
 ९, १, १, ४३; २, १८; ३, ३,
 १८; १०, १, १, २; ३; ५,४;
 १५; ६, १; ७, ४,२, २; २, २१;
 ५,२; ५,४, १०; ६,४, १; १२,३,
 २,४; ८,३, १४; १३,२,१,४; १४,
 ६,८,९; तै. १,८, १०,१; ३,१०,
 ४,२; १०,४; ११, ३; १२, ८,२;
 तैआ. ४,१९,१; १०, १, १४; ष.
 ३,१; सा. १, ५, १५; जै. १४७;
 १५५; जैउ. १,१५,१,५; गो. १,
 ५,५; -त्रान् ऐआ. २,७,१; शांआ.
 ७,१; तै. ३,१,६,१; -त्राभ्याम्
 ऐ. १,२,३; शांआ. ४,७; श. ६,
 ७,१,२५; ७,४, १२; ७, ३,१.

३८; १०,४, ३,१; २; ३; १२,
 ३,२,७; ९,२,२; १४, २,१,३;
 ६,१,६; तै. १,५,१२,२; ७,१०,
 १; ३,१, ६, २; ९, १३,३; तैआ.
 ५,७,१२; तां. ४,१,५; ९,४,१८;
 २०,१,३; ७,१; सं. १, ५, १५;
 जै. ७३; गो. १, ४, ९; ५,५; २,
 ५,३; ५; -त्रे ऐ. १,२३; २,४; ४;
 १०; ५,३०; ऐआ. ३,१,२; शांआ.
 ३,४; १०,५; श. १, ६,३, २५;
 २,३,३, ११; १२; ३, २, ४; ८,
 ४, १५; ४, १, २, १२; ५, ३, ११;
 ६,६,४,३; ७,१, १९; २५; ७, ४,
 १०; ७,३, १,२८; ८, ४, १, १६;
 १७; २०; २२; २३; २५; ३, १२; ६,
 १, १८; ९,४, १, ८; १०, ५, २, ४;
 ४, १०; ११, १, ६, ११; २, ७, ५;
 १२, १, ३, ८; ३, २, १; ८, २, ३५;
 १३, २, १, ६; ७, १७; १४, २, १,
 ३; तै. १, ५, १०, ७; २, १, ११, १;
 ३, १, ३, १; ६, २; ७, ५, ८; ८, १६,
 ४; ९, ४, ३; ९, २, ३, १; ११, १,
 १८; ७, ५; १०, ३; १२, ९, ६; तैआ.
 १, १०, ५; ३, १३, २; ४, २६, १;
 १०, ६, ४, १; तां. ४, १, ५; २०, ४,
 ८; सा. ३, ८, ३; जै. २; ४; ५;
 १४७; १५५; १६८; २१२; जैउ.
 १, ६, २, ५; ३, ३, ४, २; ५, ३, ६; ८;
 गो. १, ५, ५; २, २, ७; -त्रेभ्यः
 तै. ३, १, ६, १; -त्रेषु श. १०, २,
 ५, ४; ६, ८; ५, ४, १०; तै. १, ८,
 १०, १; २, २, ९, ९; ३, १०, १०,
 २; -त्रै: ऐ. १, १३; श. ६, ५, ४,
 ६; ७, ३, १, ३९; १०, ४, २, १९;
 १३, ८, २, ३; तै. २, ३, ३, २; ३,
 १०, ९, ९; ११, २; -त्रौ तां. २५,
 १०, १०; १८, ४; सं. १, ५, १५;
 जै. ११८; १६९; गो. १, ४, १०.
 १ अहोन-अह्य-अद्र.

अहस्- अस्मद् द्र.
 अ-हरीत- -ते आ. २, १, १३; जैआ.
 २, ११, १३.
 अ-हल्या- -ह्याया: ष. १, १; -ह्यायै
 श. ३, ३, ४, १८; तैआ. १, १२,
 ४; ष. १, १.
 अहलिका- -क श. १४, ६, ९, २६.
 अ-हविष्- -वि: तै. १, ३, १०, ६.
 अ-हव्य-वद्- -वाद् श. १, ४, १, १२.
 अ-हस्त- -स्ता: तै. ३, १०; ८, ३.
 अ-हस्त-सृष्ट- -स् सा. ३, ६, १०.
 अ-हस्तो- -स्तो: तै. ३, १०, ८, ३.
 अहावस्- (:) श. ४, ४, ५, ८; १४, ३, १,
 १२; ष. ३, १.
 अहि- -हय: जै. १५०; १७७; -हि:
 शां. १८, ७; श. १, ६, ३, ९; २, ३, १,
 ६; ५, २, ४७; ४, ५, ३; २३; ६, ९,
 १३; ५, १, ५, २२; ११, २, ६, १३;
 का. १, ३, १, २; ५, १, ३८; तै.
 २, ५, ४, ३; ३, १०, ८, १; जै. १४०;
 जैउ. १, १२, १, ७; गो. २, ४, ६;
 -हिम् शां. २०, ४; श. ५, १, ५, २२;
 तै. २, ५, ४, २; ६, ९, १; ८, ४, ३;
 -हीनाम् तै. २, ५, ४, २; ३; जै. १७७;
 -०हे जै. १८६; -हे: ऐ. ३, ४, ३;
 जैआ. १, १३४; -हे: ३६ जै. ९२.
 अहि-च्छवि- -व्यै जै. १४०.
 अहि-जम्भन- -नम् सं. २, १, ६.
 अहि-त्व- -म् जै. १७७.
 अहि-निर्ल्यनी- श. १४, ७, २, १०.
 अहि(बुध्य, बुध्निय)- -ह्ये(-प्रियाय)
 तै. ३, १, ५, ११; -हि: (-ध्यः;
 प्रियः) ऐ. ३, ३६; शां. १६, ७;
 तै. ३, १, २, ९; ५, ११; ७, ४, ६; तां.
 १, ४, ११; -हिना(-ध्येन) ऐ. ३,
 ३६; -हिम्(-ध्यम्) शां. १६,
 ७; श. ५, ४, २, ५; -०हे (-प्रिय
 तै. १, १, १०, ३; ५; २, १, २६; -हे:
 (-प्रियस्य) तै. १, ५, १, ५.

† 'अहनि लीयते' इति सा. । ‡ 'अहरतोः' इति सा. सम्मतः पाठः । § सा० सम्मतोऽयं पाठः 'हस्तो-'
 इति हस्तार्थीयं प्राति० प्रकल्पयेत् । विकारबहुलः किलात्र पाठः प्रतीयते । द्र० हस्तो, अहस्त- ।

अहि-हृत्य(√हृन्)- ह्ये ऐ. ३, २०;
शां. १५, ३; तै. २, ८, ३, ५.
अहि-हन्- हनः जैआ. १, १३४.
अ-हिंसत्(√हिंस्)- सन्त् श. २, ६,
२, १७; का. १, ६, २, ८; -सन्तम्
श. ६, ४, १, २.
अ-हिंसा- सायै ऐ. १, ३०; श. २,
५, १, १४; ङि. ३, १, २६; ३२; ३५;
४, ४, ४; ५, ३, ९; ४, २; १६; ६, १,
२३; २४; २, १३; ७, ३, १३; १५; ८,
२, ८; ७, १, १, ३८; ३, १८; ४, २,
३८; ९, १, २, ४; ६; १२, ४, ३,
४, ५; ४, ४; ५; ७, ३, १४; २०;
८, ३, ९; का. १, ४, ३, १२; तै. १,
१, ८, ४; ७, ९, ५; १०, २; ३, २, २, ३;
४; ५; ८; ४, ५; ९, ३; ३, ४, ३; ७, ७;
९, ३, ३; ६, ५; ८, ३; तैआ. ५, ४,
८; ७, ८; ८, १२; ९, ९; तां. ७, ७,
९; ९, ९.
अ-हिंसित- तौ तै. ३, ७, १२, ४.
अ-हिंस- सः सं. ४.
अ-हित- तम् ऐ. २, ३२; श. २, ५,
२, २०; का. १, ५, १, १७.
अ-हित-नामन्- नामा श. ६, १,
३, ९.
अ-हित-नाम्नी- मन्यः श. ९,
१, २, १९.
अ-हित्वा(√हिहृ) जै. १८६.
अ-हिम्- मम् श. १४, ८, १२, १.
अ-हीडमान- नेन श. ६, ३, ३, २०.
अ-हीन, ना(←अहन्)- नः ऐ. ६,
१७; २२; २३; गो. २, २, १४; ५,
११; ६, ४; -नम् ऐ. ६, ८; १७; १८;
२१; २३; गो. २, ५, ११; १४; १५;
६, ५; -नस्य ऐ. ६, १७; १८; २१;
२२; २३; तै. १, ८, १०, ३; गो. २, २,
८; ५, ११; १५; ६, ४; ५; -नाः
ऐ. ६, ८; -नान् तां. ११, ५, १५;
-नानि ऐ. ६, १८; -नाभिः ऐ.

६, ८; -ने जै. १७०; -नेन तै.
३, १२, ५, ७; -नैः गो. १, ५, ८.
अहीन-कर्मन्- र्म ऐ. ६, २३; गो.
२, ६, ५.
अहीन-परिधानीय, या- -याः गो.
२, ५, १४; -याभिः ऐ. ६, २३;
गो. २, ६, ५.
अहीन-रूप-ता- तायै शां. २८, १०;
२९, ६.
अहीन-(नऽङ्क-)त्विञ्- जः गो. १,
३, २०.
अहीन-सन्तति- त्त्यै ऐ. ६, १७;
शां. २८, १०; २९, ६.
अहीन-सूक्त- क्तानि ऐ. ६, १८;
२१; शां. २९, ८; गो. २, ५, १५;
६, ३.
अ-हीन, ना(√हिहृ)- नम् तैआ.
४, ११, ८; -ना ऐ. २, ३६; श. ३,
१, १, ७; तै. ३, १०, ९, १०; -नान्
ऐ. ६, १८; शां. २९, ६.
अहीनस्- नसम् जै. १६८; -नाः
जै. १००; १३३; १३७.
अ-हुत्, ता(√हु)- तः जै. १४३;
-तम् ऐ. ७, ५; श. ४, ५, २, १६; ९, ५,
१, १९; ११, ५, ३, ४; १२, ४, २, ४;
९, ३, १३; १३, २, ४, ३; तै. २, १, ५,
३; ९, ३; गो. १, ३, ११; -तयोः ऐ.
२, २१; -तस्य श. ३, ६, ३, २१;
१३, १, ३, १, ५; २, ६, ८; तै. १, ६,
६, ४; ३, ७, ८, ३; तां. ९, ९, ८;
जै. १९८; -ताः जै. १४३; -ताः
जै. १८४; -तानाम् तै. १, ६, १,
९; -तानि श. ९, ५, १, २३;
-ते श. २, ५, ३, १७; का. १, ५,
१, १७.
अ-हुत्वाद्(त्√हृद्)- द् ऐ. ७,
२६; -द् ऐ. ७, १९; श. २, ५,
२, २४; ४, ५, २, १६; १७; ९, २,
१, १४; का. १, ५, १, २२; गो. १,

१, ६; २, १, ५.
अ-हुत्वा श. १४, २, २, ३५; ३८; तै.
१, ४, ३, ५.
अ-हृयमान- -नाः श. १२, ५, १, २.
अ-हृत्(√हृ)- -० र सं. १, ६, २१.
अ-हृणीयमान(√हृहृ)- -नः तैआ. ४,
४, १; ६, १; -नम् तै. ३, १, २, ५.
अ-हृत्(√हृहृ)- -तः श. ४, ५, २, १६;
-ताः तैआ. २, ६, २.
अ-हृद्य- -स्य श. १४, ६, १०, १७.
अ-हृड(ङ)त्(√हृहृ)- -हृन् तै. २, ८,
३, २; तैआ. २, ५, २.
अ-हृडमान- -नः श. ९, ४, २, १७;
तै. २, ४, ३, १२.
अ-हृद्य- -म्यः आ. १, १३४.
अ-हो शां. ७, ४.
अ-हो-वामदेव्य- -व्यम् जैआ. २,
२३, ९.
अ-होवृ- -ता श. १, ३, ५, ३; ५, १, १३;
-तृभ्यः ऐ. ६, १४.
अ-होत्रा(-त्रऽआ-)शंसिन्- -सिम्यः
गो. २, ३, ८.
अ-होम- -मः श. १२, ४, २, २; ९.
अहृय(←अहृन्)- ह्यानि तां. २१,
१, ९.
अ-हृस्व- -म् श. १४, ६, ८, ८.
अ-हृय(√हृहृ)- -म् तै. २, ४, ३, ७.
अ-हि- ह्यः श. २, ३, ४, १५; का.
१, ४, १, १२.
अ-ही- -हीः श. ११, ३, ३, ५.
अ-हुत्(√हृहृ)- -तः तै. ३, ३, ७, ८;
-तम् श. १, १, २, १२; का. २, १, २,
११; तै. ३, २, ४, ५; -ता श. ४, ५,
२, १०.
अ-हृत्(ल→)ला- -लाः श. ३, १, १, ५;
-लाम् श. १, १, २, १२; ७, १, ११;
८, ३, २१; ३, ५, ३, १७; का. २,
१, २, ११; -लानि श. १४, ३,
१, ९.

† 'अ-हृयमान-' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । ‡ बस० स्वरस्त्वन्नेष्वलक्षणः । § 'अ-हृत्वाः' इति ।

आ

आ ऐ. १,९; १३; १६; २२; २८;
 २, १; २; २०; २२; ३, १५; १६;
 २६; ४, २०; २४; २९; ३०;
 ३१; ३२; ५, १; ४; ५; ६; ८; १६;
 १८; १९; २०; २१; २३; २७; ६,
 ६; ७; १२; २३; ७, ३; ९; २८; ८,
 १; १५; ऐआ. १, २, १; ३, ८;
 २, १, ६; ८; ५, २, १; २; ३;
 ४; ३, २; शां. १, ५; २, ४; ६, १३;
 ८, १; १०, २; ३; १५, २; १९, ८;
 २०, २; २१, ४; २४, २; ५; २५,
 १; ३; ११; २६, १०; १२; २७, ६;
 शांआ. १, ३; २, ९; ६, २०; ९, ७;
 श. १, २, ५, २६; ४, ३, १०; ५, २,
 ९; ११; १३; १४; ७, १, १५; ९, २,
 २४; २, १, ३, २; ४, २, २१; ३, २,
 १, ३, ५; २, १; ७; २४; ५, २, ३; ३,
 ७; २२; ७, १, २५; ९, १, ८; ४, १, २,
 २५; २६; २, १, १२; ४, ५; ७;
 २४; ५, १३; ३, ५, १५; ५, ३, ७;
 ५, ३, ४, १३; ५, १, २; ८, ७, ३, २१;
 ७, १, १, २३; ३, १, २३; ४, १,
 ९; ९, १, १, २१; २, ३, ४, ७; १०,
 २, ३, १७; ६, ५, ९; १२, ६, १, ४१;
 ८, ३, १०; १७; १३, ४, २, १३; ५,
 १, १२; ३, १; ४, १०; २०; ८, १, १७;
 १४, १, ४, १०; ४, २, ९; १६; २९;
 ९, २, १४; का. १, ३, ३, १८; तै. १, १,
 १, २; २, ५; २, ३, ४; ३, ८, ३; ४, ४,
 २; ५; ५, ८, २; २, १, ३, ९; ९, ३; ४,
 १, ८; १३, २; ५, २, ४; ४, ५; ५, ३,
 ४; ६, १०, १; ८, ६, ९; १५, २; १६,
 १; ७, ११, ३; १२, ३; १६, २; ८, १, १;
 २; २, ७; ८; ३, ३; ५, १; ४; ५; ६, ३;
 ५; ७; ७, ६; ३, ६, ३, ३; ११, ६, २;
 १५, १; तैआ. १, १९, १; ४, ७, १;
 ४२, १; ५, ६, ५; ८, ८, ५; १०, १,
 १; ४८, १; ४९, १; ५०, १; तां. ५,
 ४, ९; ८, ७, ७; १४; ९, १, ३८; २,

१३; १८; १२, ११, १७; १३, ६, १;
 ७, १२; १४, ६, १; १७, ९, ३; १८,
 ९, ४; २५, २, ४; मं. १, १, १२; ष.
 २, १; २; ४, ५; जै. १८; १९; ३६;
 ८१; ८४; ११३; १५६; १८०; जैउ.
 २, ३, ३, ५; ३, ६, ९, १; ३; ४, ११, ४,
 ४; वं. ३; दै. २, ८; सा. १, ४, १६;
 १८; १९; ८, १४; २, ४, ६; ६, १०;
 ३, १, २; ४, ९; ६, ३; गो. १, १, ३९;
 २, ४; ३, ३; २, ३, ६; आऽइति तां.
 १०, ६, १; १४, ६, ४; जैउ ४, ८, ३, ६.
 आ -√इ, -√इन्ध्, -√इन्व्,
 √इष्, -√इक्ष्, -√इर्, एं अद्र.
 -√उक्ष्, -√ऊर्ण्, ओ अद्र.
 -√क्, -√क्ध्, आर् अद्र.
 आ/कम्, आकामयेताम् तां. १३, ६, ९.
 आ/काङ्क्ष्, आकाङ्क्षते ऐ. १, २२;
 आकाङ्क्षन्ते ऐ. ७, १२.
 आ-कार- -रः शांआ. ८, ३.
 आकार-पकार- -रौ गो. १, १, २६.
 आ-काल- -म् सा. २, ४, ८.
 आ/काश्, आकाशते जैउ. १, ७, ३,
 २; ८, १, २.
 आ-काश- -शः ऐआ. १, २, ३;
 २, ३, १; ३; ६, १; ३, १, १; २;
 शांआ. ७, २; ४; १०, ३; ११, २;
 ५; ६; श. ४, ६, ८, १७; ७, १, २,
 २३; १०, ३, ५, २; ५; १४, ५, १,
 १७; ३, ६; ८; ५, ४; ६, ३, २; ६, १;
 ७, १०; ८, ७; ११; ९, १३; १०, २;
 ६; ९; १२; १५; १८; ११, ३; ७, २,
 १९; तैआ. ७, ३, १; ६, १; ७, १;
 ८, १, १; २, १; ७, १; ९, ९, १; १०,
 १४, १; ष. २, ५; ६; ७; १०; मं.
 २, ४, १०; १३; जै. १३९; २१२;
 जैउ. १, १, ५, ५; ५, २; ७, १, १;
 २; २, ४; ८, १, १; २; ९, १, १; २; १,
 १०; १, १; २, २; ४; ५; ३, ५, २, १४;
 ४, १२, १, ५; ६; -शम् ऐ. ३,
 ४२; शांआ. १, ५; ७, २२; १०, ३;
 ११, १; स. ३, ३, २, १९; १०, ३, ५,

२; ५; ५, २, ११; ६, १, ६; ११; १४,
 ६, ७, १०; ९, १, १९; तै. ३, १२,
 ७, ४; जैउ. १, ७, ३, ४; ३, ५, २,
 १४; ६, १, ७; ४, ८, २, ६; १०; मं.
 २, ४, १०; सा. ३, ८, ५; गो. १,
 १, ३, ७; ३८; ३९; २, ५; ९; -शस्य
 श. १४, ५, ५, ४; मं. २, ४, १३;
 -शाः जै. १२८; -शात् शांआ.
 ३, ६; श. १०, ६, ३, २; १४, ६,
 ७, १०; ७, २, २; ९, १, १९; तैआ.
 ८, १, १; ष. ५, १२; जैउ. १, ७,
 १, २; -शात् जैउ. २, ४, २, ११;
 -शे ऐआ. २, ३, १; ३, १, २; ०,
 ३; शांआ. ६, २; ८; ७, ४; श.
 १३, ८, १, १०; १४, ५, १, ५, ५, ४;
 ६, ६, १; ७, १०; ८, ४; ७, १, १९;
 तै. ३, १२, ७, ४; तैआ. ९, ९, १;
 १०, ३; ष. २, ४; ५, ८; जैउ. १,
 १०, ३, १२; गो. १, १, ३८; -शेन
 शांआ. १०, ३; जैउ. १, १४, २,
 १०; ४, ११, ३, १३; गो. १, १,
 ३७; -शेषु श. १३, ५, १, १५.
 आकाश-मय- -यः श. १४, ७, २, ६.
 आकाश-शरीर- -म् तैआ. ७, ६, २.
 आकाशा(-शऽआ)त्मन्- -त्मा शांआ.
 ४, १४; -त्मानः शांआ. ४, १४;
 -त्मानश् श. १०, ६, ३, २.
 आ-काश्य श. ७, ३, १, ४३.
 आ/कित्, आ...चिकिद्धि तै. २,
 ४, ७, ९.
 आ-कुञ्ज(न)→(√कुञ्च्)- -नायाः
 गो. २, ६, ११.
 आ/कू(←√कु), आकुवते श. ३, १,
 ४, १२; आ...कुवते श. ३, १,
 ४, ६.
 आ-कृत- -तम् शां. ७, ७; तै. ३,
 १०, ८, १०; तैआ. २, ५, ३; -त्वात्
 श. ६, ६, १, १५; ९, ५, १, ४५.
 आ-कृति- -तिः श. ३, १, ४, १२;
 तै. २, ४, ४, ५; ३, १२, ९, ५; तैआ.
 १०, ५, २, १; गो. २, १, २; -तिम्

श. ६, ६, १, १५; १४, ३, २, १९;
तै. २, ४, ६, ६, ५, ३, २; -तीनाम्
तै. ३, १२, ३, ३; -तीम् सं. २, ६,
९; -स्या तै. २, ८, ८, ७; ३, ७, ९,
४; १०, ४; तैआ. ४, २१, १; -स्यै
श. ३, १, ४, ६; ११; १२; तै. २,
५, ३, २.

आ-कूज(त्→)ती- -तीःऽइव तैआ. १,
२४, ३.

आकूदार(←अकूपार)- -रम् तां. ९,
२, १३; जै. २१०; जैआ. १, ५, ५, २;
आ. १, ३, ४, ५, ५, २; -रे आ. १,
१६७; -रेण तां. १, ५, ५, ३०.

आ/कृ, आचक्रे ऐ. १, २१; ऐआ.
३, १, ६; तै. २, ४, ६, ४; आचक्रुः
तै. ३, ६, १, ३; जै. १४९; आ...
चक्रुः तै. २, ५, ८, १०; आकुरु तै.
३, ३, ११, १; आकुरुष्व तै. २,
४, १, १, ५, २, ४; आ...कः तैआ.
३, २, १; तां. २१, १०, ११.

? आ/कृष्, आकृष्यसि गो. १, १,
३१; ३२.

आ-कृतमान(√कृत्)- -नः जै. १९०.

आशोश-सुक्षिभ- -म् तैआ. १०, ११, २.

आ(आऽअ)-क्त-ख- -म् तैआ. ४,
४, १.

आक्ता(क्तऽअक्षि)क्ष्य- -क्षः श. ६,
१, २, २४.

आ-कृन्द्(√कृन्द्)- -न्दान् गो. १,
२, ७; -न्दाय तै. ३, ४, १३, १.

आ-कृन्द्यत्- -यतः श. ११, ६, १,
६; ११; -यक्तिः श. ११, ६, १, ६;
११; -यन्तः श. ११, ६, १, ६.

आ-कृन्द्थितु- -थितः तै. ३, १०,
८, ३; ११, ५, ३.

आ-कृन्द्ित- -म् सं. १.

आ/कृम्, आकृमते श. १, १, २,

१३; १४, ६, १, ८; ८, १२, १३; तै.

१, ७, ९, ३; ८, ७, १; तां. ११, ९,

४; १२, ४, ३; १०, ३; १४, ४, १;

१८, ८, १; २१, ८, २, ६; जैउ. १,

८, १, ६; आकृमन्ते ऐ. ७, १३;

तां. ११, ४, ९; आकृमति श. ४,

५, २, ११; तैआ. ५, ४, १२;

आचक्रे जै. १५६; आचकाम

तैआ. ५, ४, १२; आकृमताम् श.

१, १, २, १३; आकृमन्त तां. २५,

१, ३; २, २; आकृस्त जै. १५६;

आ...अकृमीत् ऐ. ५, २३; शां.

२७, ४; श. २, १, ४, २९; का. १,

१, ४, २६; आकृन् तै. ३, ९, ४, ८;

तैआ. १०, १, १५; सा. १, ६, ३.

आकृमयति श. २, १, ४, २३; ६,

३, ३, ९; का. १, १, ४, २३; आकृ-

मयति श. ६, ३, ३, १०; गो. २,

३, १७; आकृमयन्ति श. ७, ३, २,

१०; १३, ५, १, १६; आकृमयेत्

तै. १, १, ५, ९; आकृमयेत् तै. १,

१, ५, ९.

आ-कृम्- -मः तां. १, १०, १२, गो.

२, २, १४; -मम् श. १४, ७, १,

१०९; तां. ४, ४, ६; -माय तां. १,

१०, १२; -मेण श. १४, ६, १, ८.

आ-कृमण- -णम् ऐ. ३, १९; तै.

१, ३, ५, १; ७, ३; जै. ३४; गो.

१, २, १५; -णात् जै. ३४; व. ५,

१०; -णैः जै. १६८; जैउ. १, १,

३, २.

आ-कृममाण, णा- -णःऽइव ऐ. ३,

१९; जै. १६८; जैउ. १, १, ३, २;

-णाःऽइव श. ४, ५, ५, ५.

आ-कृमथ्य श. २, १, ४, २३.

आ-कृम्य ऐआ. ५, ३, ३; श. ६, ३,

३, ११; १४, ७, १, १०; जै. ३४.

आ-कृन्त, न्ता- -न्तम् तै. १, ५,

५, १; ३; ४; ७; -न्ता जै. १०४;

-न्तेन गो. २, ३, १७.

आ-कृन्ति- -न्तिः जैउ. १, ८, २,

६; -न्त्या तां. ४, ४, ११; -न्त्यै

तां. १९, ११, ६; २५, १, ३; २, २;

गो. २, ३, १७.

आ-कृय(√की)- -याय तै. ३, ४,

१, १.

आ/कृष्, आकृशति जै. १६५; आ...

कोशति जै. १६५; आकृशन्ति

जैउ. ३, २, २, ५; आकृशत् तां.

१४, ६, ६; आ...अकृक्षः श. ११,

४, २, १९.

आ-कृष्ट- -म् जै. १५६.

आ-कृशत्- -न्तः जै. १५६.

आ-कृशन-वत्- -न्तः जै. १८६.

आकृश-मान- -नाः जै. १२५.

आ/क्षर, आक्षारयति तां. ११, ५,

११; आक्षारयत् तां. ११, ५, १०;

आ-क्षार- -रम् तां. ११, ५, ७,

११; जैआ. आ. १, ३९१; ३९४;

-रस्य तां. ११, ५, १०; -राणि

तां. २१, ५, ४; -रेण तां. ११, ५,

९; १०.

आ-क्षार-स्व- -म् तां. ११, ५, १०.

? आक्षारानिघन- -म् आ. १, २६१.

आ/रक्षि, आक्षिणोति श. ३, ५, १,

२५; आक्षीयेम^१ तै. ३, ७, ९, ९;

तैआ. २, १५, १.

आक्षील- -लम् जैआ. आ. १, २६८;

-ले जैआ. आ. १, २८२.

? आक्षयत्- -न्ति^१ ऐ. ४, १७.

आ/खन्, आ...खन्ति तै. ३, २,

९, ११.

आ-खण- -णः? जैउ. २, २, १, १२;

-णम् तैआ. ४, ४२, २; जैउ. १,

† दीर्घश्छान्दसः । ‡ अयमेव मूलतः पाठः । G. 'आऽरिष्यति' इति संशुशोधयिषति आर्. द. । दृ० 'चाव'
इति, तैसं. २, ६, ८, ५; च । § 'आकृम-' इति मुपां. स्वर्धन्त्यः । ¶ 'आक्षारानिघन-' इति G. (MS) पाठः ।
१ = अ. ६, ११७, ३; 'क्षीयेम' इत्येव पाठः । ॥ सा. √१ अश्नोते: 'व्याप्तिं करिष्यन्ति' इति संशुशोधयिषति । BGG.
(श. १२, २, ३, १) आ/अर्जतेऽर्जति ऋतवि 'आर्जते' इति. प्राति. आह । सन्दिग्धोऽर्थः पाठः इति इ. १.

१,७,६; १८, ५, ७; ८; २,२,१,
१३.
आ-खरेष्ट- -ष्टः श. १,२,६,१; तै. ३,
३,६,२.
आ/खाद्, आचखाद् श. ३, ६,२,
१२.
आ/खिद्, आखिदत् श. ३, ६,
२,१२.
आ खु(√खत्)- -खवः श.२,१,१,७;
का. १,१,१, ५; ५.५,५;-खुः श.
२,६,२,१०; का. १, ६, २,५; तै.
१,१,३,३; ६, १०, २; -खुम् श.
२,६,२,१०; का. १,६,२,५.
आखु-करीष- -वः का. १, ६, २,५;
-षम् श. २, १, १, ७; का. १,
१,१, ५; तै. १, १, ३, ३; ४;
आखु-पतङ्ग-पिपीलिक-मध्वक-भौमक
-शुक-सरभक-सौक्ष्मक- -काः ष.
५,५.
आखु-रूप- -म् तै. १,२,१,२.
आखु(-खुड-)-कर- -रे श. २,६,
२,१०; ४,५,२,१५.
आ/ख्या, आख्यायते ऐ. १, २५;
शां. १६,७; १७,१; १८, १,५; श.
१०,४,१,४; १५; २१; २२,२३;
५,४,४; ५; १०; १२; १४; १७;
१४, ४,३, ३२; का. १,३, ४,१;
आख्यायते श. ९,१,१,४४; ३,३,
१५; १०,१,२,९; ५,४, ४; ५,८;
१०; १२; १४; १७; ६,१,५; २,१;
तां १७,१२,६; जै. २०; २१; ४०;
४४; ४५; ४७; ५४; ५६; ५७; ६१;
६६; ६९; ७२; ७८; ७९; ८०; ८२;
८५; १०२; १०१; १०७; १००;
१८१; १८६; १८८; १९३; १९६;
१९८; २०१-२०४; २०७; २०९;
२१०; आत्तमाम्...ख्यायते श.
१०,१,२,५; आख्यायते जै. २५;
४३; १९२; आख्यायन्ते श. १४,
४,३,३२; ९,४, ३३; आख्यायन्ते
श. १४,४,२,२४; दै. १,२,४; जै.

१०८; १८२; १८५; आख्यायति
श. ३,६,२,६; आखयत् शां. २५,
९.
आख्यायते तै. १, ७, १०, ६;
आख्यायन्ति जै. १५६; जैड.
३,६,३, १०; आख्यायिष्यन्ते जै.
१०८; आख्याययेत् ऐ. ७, १८;
आख्याययेत् ऐ. ७, १८.
आ-ख्यात- -म् गो. १,१,२४.
आख्यातोपसर्गानुदात्तस्वरितविभ
क्ति-लिङ्ग-वचन- -नानि गो. १,
१,२७.
आ-ख्यातु- -तारः तै. २, ३, ११, ४;
-त्रे ऐ. ७, ८, १८.
आ-ख्यान- -म् ऐ. ७, १८; ऐआ.
२,३,४; श. १३, ४,३,२; १५.
आ-ख्यान-विद्- -विदः ऐ. ३, २५.
आ-ख्याय जै. ११.
आ-ख्याय ऐ. ७, १३.
आ-ख्यायिका- -काः तैआ. १,
६, ३.
आ-ख्यायित्- -न् श. १३, ४, ३, २.
आ-ख्येय- -यः सा. २, ९, ८.
आ/गम्, आगच्छति ऐ. १, १५;
२७; ३, २६; ५, २८; ऐआ. १, १,
४; शांआ. ३, ३; ४; ५; श. १,
५,३,१७; ६,४,५; १५; १७; ३,
२,४,२; २१; ३,३, १३; ४,१,२;
९,३,३,१५; ११,२,५,३; १४,५,
१,१२; ७,१,४३; ८, १२, १; तै.
१,५, २,३; २,२,५,६; ३,३, १,३;
८, ९, ४; ९, २३, २; १२, ५, १;
आगच्छति श. १,५,३, १७; ६, ४;
१४; ३,४,१,६; ११,१,१, ४; तै.
२,२,८,८; तां. ५, ८, ९, १, ११,
जै. ४७; जैड. १, १४, ४, ४; ३, ६,
९, ६; ष. २, ३; आ...गच्छति
ऐआ. १,१,४; तै. २, २, ३, ७; ३,
६, ४; ९, ९; ७, १८, ३; ३, ९, १७,
३; जै. २०५; आगच्छतः श. १,
८, ३, २; २, २, ८, ८; ३, १; ४, २,

४, ९; आ...गच्छतः ऐआ. १, १,
४; आगच्छन्ति ऐ. २, १५; ५,
१, ९; २२; ऐआ. १, १, १; २;
श. १, १, १, ७; २, १, ४, ९; २, ३, १;
३, २, ४, १, ४; ५, २, ३; ६, ३, ११; ८,
२, १८; ९, २, ९; ४, २, ४, ९; ६, ३,
३, ६; ७, ३, २, १०; का. १, २, ३,
१; तै. २, १, ५, १०; तां. १३, ९,
२०; २५, १०, २१; गो. २, २,
२४; आगच्छन्ति श. २, १, १,
३; ३, १, ७; ८; ३, ५, २, १८; ९,
२, ३, २६; ११, १, ६, २४; का. १,
१, १, २; ३, १, ३; तै. ३, ७, १, ६; ७;
आ...गच्छन्ति ऐआ. १, १, ४;
श. २, १, ३, २; आजगाम ऐ. ६,
३०; ३४; शां. २८, ४; शांआ. २,
४; श. १, ६, ४, २; ८, १, ८; २, ४,
४, ४; ५, ५, ६; ३, २, ७; ६, ७,
४, ४; ९, ५, १, १४; १५; ११, ५, १,
११; ३, १, ८, ४, ३; १२, ९, ३, ४,
१४, ९, १, १, ५; ७; का. १, ३, ४;
२; जै. ११५; १२५; १४२; १४३;
१५१; १५१; १६३; जैड. ३, ६, २,
६; ४, १०, ३, १२; सं. ३; गो.
१, १, ३, २; २, १०; ३, ११; २, ६,
९; आजगमत्तुः शांआ. ६, १९; श.
४, १, ५, १, ३; १४, ५, १, १५; जै.
९५; १८६; जैड. ४, ८, ३, ८;
आजगम्तुः ऐ. ७, २७; श. ९, ५,
१, १९-२१; २३-२६; १०, ६, १,
२; का. २, २, ३, ३; जै. ६; आज-
गन्थ श. ६, ७, ४, ४; आजगम श.
४, ४, ४, १०; आगन्ता श. १, ८,
१, ४; आगन्तास्मि ऐ. १, २७;
आगमिष्यति ऐ. ३, १५; श. ३,
२, ४, ३; जै. १४२; आ...गमि-
ष्यति गो. १, २, ४; आगमिष्यन्ति
ऐ. ६, २४; आगमिष्यति श. ४,
१, ३, ३; आगच्छात् श. ९, ५, १,
४७; आगच्छतु मं. २, ६, ९, ८, ९;
आगच्छतात् श. ११, ५, १, ११;

१४,६,११,६; आगच्छताम् जै. १७६; आ...गच्छताम् तै. २,४,८, ४; आ...गन्ताम् श. ५,१,५,२६; आ...गमन्तु तै. २, ८, ६, ३; आगच्छ श. १,७,२,१७; ३,३,४, १८; तैआ. १,१२,३; ष. १,१; जै. ८७; १०२; आगहि श. १,१,४, १२; ६,६,३,४; ९,१,२, २७; का. २, १,३,१६; तै. २, ४, ३, १३; तैआ. १०,१,५; तां. ९, २, २२; आ...गहि शां. २५, ८; आ...गधि तां. १४,१२,२; आगच्छतम् तै. २,४,३,३; आ...गच्छतम् ऐ. ५,१; आगतम् ऐ. २,३,७; ६,१०; श. ४,३,१,२४; तां. ११, २,३; १५, ८,४; गो. २,२, २०; ३, १५; आ...गतम् शां. २६,१५; आगन्तम् गो. २, ३, १३; आगच्छत ऐ. २,२; श. ३,३, ४,२०; ष. १,१; गो. १, ३, १; आगत ऐआ. १,१,४; शां. २४, २; २६, १०; १७; श. ४,३,१,२७; आ...गन्तन ऐ. ६,१२; गो. २, २,२२; आगच्छत ऐ. १,२७; शां. ९,१; श. ३,२,४,३,२१; ४, ३, २,७; १०; ११; ८,४,४,२; १२, ९,३, ७; तै. १, ३, १०; १; तां. ७,१०, १०; ८, ४, १; २१, १, १; जै. १०२; १४९; १८०; आ. ९१; गो. १, २, २०; २१; आगच्छताम् श. ४, १, ५, १५; तां. २०, ११, ३; आगच्छन् ऐ. ३, ४२; ४,७; तै. १,३, १०,१; तां. १७,१,१; जैड. २,३,१,२,२,६; गो. १,३,१; आगच्छाम तां. १०, १२,१; आगच्छेत् ऐ. १, २७; ३, २५; ५,२८; श. १,६, ४,१०; जै. १८०; गो. १,३,१; १३; आगच्छेत् श. २,३,२,१६; ११, ५,१, २; तै. ३,९,१७,३; आ...गच्छेत्

श. ३,२,४,१; आगमेतम् तै. ३, १,३,१; आ...गम्यात् श. ५, १, ५,२६; तां. १,३,८,५, १२; १५; ६,३; आगमत् का. १, ३, ४,२; तै. २,७,१२,३; ३,१, ४,२; जै. १९०; २०४; जैड. ३, ६, ९, ७; आ...अगमत् जै. २०५; आ...गमत् तै. २, ५,८,२; जै. ८५; आगन् ऐ. १, १३; शां. ७,१०; श. २,४,४,४; ३,२,२,२३; १२, ४,२, १०; ४,२; १४,१,१,३२; तै. २,३,१,३; ७,७, २; ३,१,१, २; तैआ. ६,१,१; तां. ७,१०,१०; आ...अगन् श. २, ५,३, १८; का. १,५,२,१७; आगमत् ऐ. २, २०; शां. १२, २; आ...अगमन् तै. २, ८, ८, ११; आ...गमन् गो. २,२,२२; आगमन् तै. ३,७, ४,४; तां. ६, १०; १९; आगमम् ऐ. १,२८; श. १२,९,२,९; तै. २, ५,७,१; जै. १२७; आगन्म ऐआ. १,१,१; श. २,४,१,८; का. १,४, २,४; आ...अगन्म ऐ. ७, ८; श. ३,१,१, ११; आ...गन्म ऐ. १, ९; आगमिष्यः श. १०,६,१, ५; ६; ७; ८; ९; आ...जगम्यात् श. ५,१,५,२,६; आजगन् ऐ. ५,१३; शां. १९, ९; २१,४; २५, ९; शांआ. २, १८; आगमयति ऐ. १,१३; शां. ५,६. आ...अगामि गो. २,४,१५. आजिगमिषति ऐ. ३,२४; गो. २, ३,२२१. आ-गच्छत्- -ता शां. २७, १. आ-गत,ता- -तः ऐ. १, १३; श. ३, ३, २,७; ४, १, ४,५; ४, ३, १,८; ६,३,३,८; १२,६, १,१४; का. १,३,१, १८; तैआ. ४, ३, १; जैड. २, ३,२,३; -तम् ऐआ. २, ३,८; शां. २८, ७; शांआ. ३,

श. २,३,२; १,२४; २७; ५,३,२०; ३,४,१,३, १२,५, २,८; ९,३,७, का. १,३,१, १५; १८; ५,२,१९; जैड. ३, ३,४,१; ५,१, १४; २, ८; ११; ३,२; ६; ४, २,६; ५,२; ६; ६, २,६; ७,२; ६; ८, ६; १५; ६; ६, २,६; ७,२; ६; ८, ६; १५; -तयोः ऐ. ४, २६; -ताः श. २, १, १, ६; ३, ६, २, २२; तैआ. १, १२, ४; -तात् श. २, ४, १, १४; का. १, ४, २, ९; -ताभ्याम् श. १,६,४,३; -ताम् शां. ९,१; श. ३,२,१, २२; ६,२, ७; आ. १,९१; -तायाम् ऐ. ४, ९; २६; -तासु शां. १२, २; -ते ऐ. १,१५; शां. ४, १२; १३; १४; श. ३,३,३,१३; तै. १, ५, ६,५; जै. १४२; -तेन ऐ. १, १३; श. ३,२,४,१; ७,६,२,२. आ-गत-व(त्-→)वी- -स्या शां. ७,१०; १२,२. आ-गते(-त्सइ-)-न्द्र- -न्द्रेण ऐ. ३,१५. आ-गति- -तिः श. १२, ८,३,३१; तै. २,६, ५,८; -त्यै श. ३,२,४, ७; तै. ३,१,४,१५; ५,१५. आ-गत्य ऐ. ४, ३२; ५, १४; श. १,१,४,१६; ६,३,३, ८; १४, ९, २,८-१२; का. १,५,१,३,८; ६,२, ८; तां. १४, ९, ३,२; जै. १३०; १८०; १८६. आ-गन्तु- -न्ता श. १, ८, १,४; -न्त्रा सं. १,६,१४. आ-गन्तोः श. १२,५,१,१. आ-गमिष(गन्तु+इष्) - -ः श. १, २, १, २, ४, ८, ५; ३, १, १, ६. आ-गमिष्यत्- -त्ति श. २, ३, १, ८; ३, ९, २, ७. आ-गम्य तां. २५, १०, २२. आगसु- -गः श. ३, ६, १, ४; ७, ४, २; ४, ६, ७, ९; १०; ११, ५, ३; ८-१२;

का. १,२,२,११;१२; तैआ. २,६, २^१; -गःऽइव श. १,३,३,१६.
आगस्ति(←अगस्ति) -स्तिः जै२०३.
आगस्य(←अगस्ति, अगस्य) -
 -स्यः ऐआ.३,१,१; शांआ.७,२;
 जै.१४५; -स्स्थानि शां. १८,४.
आ√गा(←√इ), आगात् ऐ. २,
 २; ५, १३, २१; शां. १०, २^१;
 शांआ. ६, १९^१; १२, ४; श. ३, २,
 १, २२; ४, ४; ६, ७, ३, १०; १४, ५,
 १, १६; का. १, २, २, १२; तै. २,
 ५, ७, १; ३, ६, १, ३; १२, ३, २;
 तैआ. २, ५, ३^१; ३, १५, १, २; १०,
 ३९, १; जैउ. १, १४, ३, ६; ९; सं.
 १, १, १५; ६, १; २७; ३४^१; आगाः
 ऐ. २, १२; तै. ३, ६, ७, २; आगाम्
 श. ११, ५, ४, १; तैआ. ६, ११, २;
 सं. १, ६, १६.
आगा- आ√गै द्र.
आ-गामुक, का(√गम्) - -कः जै.
 १८३; -काः ष. २, १०.
आ√गुर, आगुरते ऐ. २, २८; तै.
 १, ४, ७, ७; आगुरते तै. १, ४, ७,
 ७; आ...गुरस्व तै. २, ६, १५, २;
 ३, ६, १५, १; आगुरते ऐ. २, २८^१.
आ-गुर - -रः शां. ७, २^१; -रा ऐ.
 २, २८^१; -गूः ऐ. २, २८^१.
आ-गूर्तिन् - -तीं श. ११, २, ४, १०^१.
आ-गूर्य ऐ. २, २८^१; ऐआ. ५, ३, २.
आ√गृ, आगृणाति श. ४, ३, २, १.
आ√गै, आगायति श. १४, ४, १,
 ३३; आगायन्ति जैउ. १, १७, १,
 ९; भाजगौ जैउ. ४, ६, ३, ८.
आगाता जैउ. १, १२, ४, ४; आगा-
 स्यामि जैउ. ४, ६, ३, ८ आगास्यामः
 जैउ. २, २, ३, १२; आगाय जैउ. २,
 २, ४, १-१०; ४, ६, ३, ८; आ...गा-
 यत जैउ. १, १७, ३, ११; आगायत्
 श. १४, ४, १, ३-७; १८; जैउ. २, १,
 १, ३; ६; ९; १२; १५; १८; ४, १, ४;

७; १०; १३; १६; २, ७; आगायन्
 जैउ. १, १७, ३, १२; ४, ८, ३, १०;
 आगायत् श. १४, ४, १, ३३;
 आगासीः श १४४, १, १९; जैउ. २,
 ४, २, १०; आगाति. जै १९०; जैउ १,
 १२, ४, ६; आगाम जैउ १, १२, ४, ६.
आ-गा- -गया जैउ. १, १२, ३,
 २-५; -गा जैउ. १, १६, ३, ९;
 -गाः तां. १३, १०, ८; जैउ. १,
 ६, १, ६; ७; १२, ३, १; -गानाम्
 जैउ. १, १६, ३, १०; -गाम् तां.
 १३, १०, ८; जैउ. १, १२, ३, ७;
 १६, ३, १०; ष. २, २^१.
आ-गाय जैउ. १, १७, ३, १४.
आ-गायत- -न् तां. १३, १०, ८.
आ-गायमान- -नः जैउ. १, ४, ३, ३.
आ-गीत- -तम् जैउ १, १७, ३, १४^१;
 -तानि जैउ. १, ६, १, ६; ८^१.
आ-गेय- -म् तां. १३, १०, ८.
आग्ना-पौष्ण(←अग्नि-पूषन्) -ष्णः
 श. ५, २, ५, ६; -ष्णम् श. ५, २, ५, ५.
आग्ना-वैष्णव(←अग्नि-विष्णु) -वः
 शां. ७, २; श. ३, १, ३, ५; ५, २, ३,
 ६; ५, २; ६, ६, १, २; ५; -वम् ऐ. १,
 १^१; ४^१; शां. ७, १; श. ३, १, ३, १; ३, ४,
 २१; ६, ३, १९; ५, २, ३, ६; ५, १; ६,
 ६, १, ३^१; तै. १, ५, ९, २; ६, १, ५, ७;
 २, १; गो. २, १, १२१^१; -वस्य ऐ. १, ४.
आग्नावैष्णवी- -व्यौ ऐ. १, ४.
आग्नि-पत्नी-व(त्→)ती (अग्नि-
 पत्नी) -स्या शां. २८, ३^१.
आग्नि-पावसा (न→)नी (←अग्नि-
 पवमान) तां. १६, ५, १९.
आग्नि-माहृत(←अग्नि-मरुत्) -तम्
 ऐ. ३, १४; ३५^१; ३८; ४, ३०^१; शां.
 १६, ७^१; ९; श. १, ७, ४, ४; ४, ५, १,
 ८; १३, ५, १, १२; -तस्य ऐ. ४, ३०;
 ३२; ५, २; ५; ८; १५; १७; १९; २१;
 ऐआ. १, ५, ३; -ते ऐ. ३, ३५;
 शां. २२, १; २५, १३; -तेन तां.

५, १०, ११.
आग्नि-माहृती- -त्या ऐ. ३, ३८;
 शां. १६, ९.
आग्नि-माहृत-सूक्त- -क्तानि शां.
 १९, ९; २५, ९; २६, १०; १३; १७;
 शांआ. २, १८.
आग्नि-माहृता(-तऽअ-)न्त- -न्तः
 शां. १६, ९.
आग्नि-वेद्य(←अग्निवेश) - -व्य जै
 ६; -व्यः श १४, ५, ५, २१; ७, ३, २७;
 -व्यात् श १४, ५, ५, २०; ७, ३, २६.
आग्निवेद्यायन(←अग्निवेद्य) -
 -नः ऐआ. ५, ३, ३.
आग्नि-ष्टोमिक(←अग्निष्टोम) -कान्
 श. ५, १, २, १.
आग्नीध्र(←अग्नीध्) -ध्रः ऐ. ६, ३;
 १०-१२; शां. १६, ६^१; २८, ३; श.
 १, १, १, १५; ८, १, ४१; ४, ३, ५, ९;
 ४, २, १८; ५, ५, १, ८; ७, २, २, १;
 ९, १, २, ४; ११, २, ७, ३, २; ७, २, ६;
 १२, ८, २, २६; १४, ३, १, २; गो.
 १, ५, २४; २, १९; ३, ५; २, २,
 ९^१; २०; २१; २२; ४, ५; -ध्रम्
 ऐ. १, २३; ३०; २, ३६; ५, २२;
 शां. २७, ६; श. ३, ६, १, २३; २६;
 २८; २९; ३, ११; ९, ३, १; ४, ३, ४,
 २४; ५, ४, ३, ६; ९, २, ३, १५; ४, ३,
 ६; १२, १, १, ९; १४, ३, १, १३; तै. २,
 १, ५, १; तां. ५, ४, ७; ६, ७; ९, ९,
 १२; २५, १०, ५; जै. १२७; गो.
 १, ४, ६; २, २, ७; १६; १७; -ध्रस्य
 ऐ. २, २६; ७, १; श. ३, ६, १, २८;
 गो. १, २, १९; ३, ५; १८; -ध्र.त् ऐ.
 २, ३६^१; श. १, ८, १, ४१; ५, १,
 ५, ६; तै. १, ४, ७, २; ३, ७, ६, १५^१;
 १२, ९, ५; गो. २, २, १६^१; -ध्राय
 गो. १, ३, १०; -ध्रे ऐ. २, ३६^१;
 श. ३, ६, ३, ११; ९, २, १६; ४, ३,
 ४, ११^१; ५, ७, ६; १२, ६, १, २; १४,
 ३, १, ६^१; तै. १, ४, ७, २; २, २, ३,

† 'अग्नावैष्णवम्' इति G. मुपा. चिन्त्यः ।

६; ३, २, १; २; तैआ४, ११, १; जैज.
३, ४, ३, २; गो. २, १, ४; -आ ३
(=ध्र) तां. १२, १०, १५; -ध्रेण
गो. २, २, १६.

आग्नीध्र-गत- -तः श. १२, ६,
१, १६.

आग्नीध्र-त्व- -म् ऐ. २, ३६; गो.
१, २, १९.

आग्नीध्र-वेला- -लायाम् श. ९,
२, ३, १५.

आग्नीध्रीय, या(-ध्र+छ)- -यः शां.
१७, ७; श. ३, ५, ३, ४; ६, १, २८;
२, २१; ४, ६, ८, ७; १२, २०; ५,
४, २, १०; ६, ६, ४, १५; गो. २,
५, ४; -यम्, ऐआ. ५, १, ३; शां.
१७, ९; श. ३, ६, २, २०; ९, २,
३, २६; ४, ३, ४; गो. २, ३, १७;
५, ५; -या गो. १, २, १९; -यात्
श. ९, २, ३, २६; गो. १, १, २३;
-याम् ऐ. ६, १४; -यायै ऐ. ६,
१४; -ये ऐ. ५, ३२; ३४; ऐआ.
५, १, १; शां. ६, १२; ८, ७; ९,
५; २७, ६; श. ४, ४, २, ८; ५,
४, २, १०; ७, १, २, १२; १४; २१;
१०, ४, ३, २२; ११, ५, ८, ६; गो.
२, २, १०; ३, १७; -येण शां. ९, १.

आग्नेन्द्र(←अग्नि-इन्द्र)- -न्द्रः गो.
२, १, १७; -न्द्रौ ऐ. २, ३७.

आग्नेन्द्री- -न्द्री ऐ. २, ३७; -न्द्र्या
ऐ. २, ३७; शां. १४, २.

आग्नेन्ध्र(←अग्नि-इन्ध्र)- -म् तै. ३,
४, ८, १.

आग्नेय(←अग्नि)- -यः ऐ. १, १; २,
६; ६, १०; ७, २४; शां. १, २; ११,
४; १२, ६; १६, ६; १८, ८; श. १, ४,
३, १६; ५, ३, २२; ६, १, १४; २, ५;
३, २४; ७, ३, १०; ९, १, ९; २, १, ४,
३; २, ३, ६; १५; १६; १८; ४, ४, ८;
१०; १२; १४; १८; ५, ४, ३; ३, ९, १,
६; ४, ५, १, १५; ५, २, ३, ८; ४, ११;

१३; ५, १, १; ८; २. ६; ६, २, १, २७;
४, ४, ४; १५; ७, ३, २, १६; ५, २,
१९; ११, २, ६, ५; १०; ७, १४; १६;
४, १, १०; ५, ४, १२; १३, २, ६,
९; ८, ४, ६; का. १, १, ४, २; २, ३,
४; १३; १८; १९; २२; २३; ३, ४,
५; ६; ७; ८; १०; ४, ३, ६; ५, ३,
३; तै. १, १, ६; ३; ६, १, ६; ८; ९;
७, २, २; ६, १; २, ७, २, १; ३, १;
३, ९, ५, २; १६, ३; १७, १; तां.
१५, ४, ८; १७, १३, १३; १८, ९,
९; २५, १४, ४; ७. ३, ७; जै. ८;
६८; जैज. १, १२, ३, २; गो. १,
३, १०; २, १, १६; ३, १९; -यम्
ऐ. १, १६; ३०; २, ५; १८; ३७;
४, ८; ९; ६, ४; शां. ९, २; १०,
३; ६; ११, २; १८, २; ३; २३,
७; २७, २; २८, ५; श. १, ६, १,
१४; ३, २३; २४; ३९; ४१; ९, १,
९; २, २, १, २२; ३, १८; २०; २३;
४, ४, १२; ५, २, ३१; ३, २, ३,
९; ९, १, ६; २२; २३; ४, २, ५, १४;
५, १, १३; ४, १३; ६, ३, १; ५, १,
३, १, २, ३, ६; ४, ३, १५; ५, १६;
६, १, ४, ५; ८, २, १; २; ६;
७, १, १, ३६; ४, १, ४१; ९, २,
२, ३; १०, १, ३, ९; ११, ४, ३, ५;
५, २, १; ३, ५; १३, २, २, ३; ७, १, ३;
का. १, २, ३, १२; १४; १७; ५, १,
२८; २, ६; ११; २, १, ३, ६; तै. १,
२, ५, ३; ३, १, ४; ४, १; ६, १, ८;
७, ३, ४; ८, ४, १; २, १, २,
७; २, ५, २; ३, ८, २३, १; ९, १६,
३; १७, १; १२, ४, २-६; तां. १२,
२, १; ७, ८, ४; १२, ८, १; १३,
२, १; ३, २१; ८, १; १४, २, १;
८, १; १५, २, १; जै. ३४; ३७;
४६; ९६; जैज. १, १२, ३, २; आ.
१, १, ३; ८२; ८४; १०५; ४७२;
५०८; ५१४; जैआ. १, ६६; ८२;

८४; ५०८; ५१४; ५७१; तै. ३, २२;
सा. १, ४, १०; गो. १, ३, १२; २,
५, १०; -यस्य श. ३, ८, ५, ११;
११, ५, ५, १०; तै. १, ३, १, ३;
-याः शां. १, २; श. ५, ४, ३, १५;
१३, ५, १, ३; ३, ११; ७, १, ३; का.
१, २, १, ११; तै. १, १, ४, ३;
-यात् शां. १८, ३; -यान् का.
१, २, ३, १६; -यानि ऐ. २, १७;
तै. १, २; २०; जैआ. १, ४७२;
आ. १, ५१७; -याय श. १, ४, २,
१६; -ये का. १, २, ३, १३; जैआ.
१, ४५; आ. १, ४५; ४८२; -येन
श. ५, ५, १, ३; तै. १, ३, ४, ३;
तां. ५, १०, ९; जै. १५; -यैः श.
१३, ५, ४, २८; -यौ ऐ. ६, १४;
तै. १, ३, १, ३; ३, ८, २३, २.
आग्नेयी- -यी ऐ. १, १७; ३, १८;
३२; ४, ७; शां. २, १; १६, ६; जैज.
१, १२, ३, १; २; श. १, ४, १, २६;
२, ३, ४, ४०; ३, ८, २, २२; ५, २,
४, १३; ६, ३, १, ३२; ७, ४, १,
४२; ५, २, ३८; तै. १, १, ४, २;
५, ३, ४; ७, १, ४; २, १, २, ७; ३,
३, ७, ६; ७, ३, १; तां. १५, ४, ८;
७. २, १; गो. १, २, १९; ३, १२;
-यीः ऐ. २, १०; शां. २८, ५;
श. १, ३, ५, ४; ७, ३, २, ८; ९;
-यीभिः ऐ. २, ३७; श. ६, ३, १,
२५; ७, ३, १, ३४; गो. २, ४, ११;
-यीभ्याम् श. ६, ३, ३, २१; ४, २,
७; ८, २, ८; ७, ५, १, ३२; -यीम्
शां. ४, १३; १६, ८; श. १३, ४,
१, १२; -यीषु ऐ. ३, ४; शां.
१६, ११; तां. ८, ८, २; १५, ६, १;
जै. ६३; गो. २, ६, ७; -य्यः ऐ.
१, ७; ३, ४; श. १, ४, १, ३३; ६,
२, १, २७; ३३; ३६; ७, ४, ६; ९,
२, ३, ६; १३, ५, ३; गो. २, २,
२०; -य्यः-शां. २८, ३; श. ३,

९, ३, ३, २; १०, १, ३, ११; का. १, ४, १, २९; गो. २, ३, १२; १७; -व्याम् शा. ४, ४, ५, ७; ११, २, ३, ७; १४, ३, १, ११; -व्यौं शां. ८, २; ९; शा. ६, ३, ३, २१.
 आग्नेयै(-यऽऐ)न्द्र-न्द्रम् जै. ६८: -न्द्रे दै. १, १६.
 आग्नेयै(-यीऽऐ)-न्दी-न्दीषु तां. १५, ६, ३; -न्द्र्याम् तां. १५, ६, १.
 आग्नेयाधेयिक, का (←अग्नेयाधेय)-कम् गो. १, २, २१; -काम् गो. १, २, २१.
 आग्रयण(←अग्र)-णः ऐ. ३, १; शा. ४, २, २, १; ५, ६; ९; ४, १, ५, ५, ४, ६; ९, २; ८; ८, १, २, ८; -णम् शां. १६, ३; शा. २, ४, ३, १४; ४, ३, ३, २; ५, २, १; २२; ५, ३, ८; ४, ६; ७; ६, ३; ८, १, २, ८; का. १, ३, २, ५; १२; तै. १, ५, ४, २; ६, १, ९; गो. १, ५, ७; ९; २, १, १७; -णस्य शां. ४, १२; शा. ४, ३, ५, २१; ५, १०, ७; -णात् शा. ४, ४, १, ५; ५, १, २, १; ८, १, २, ८; गो. १, ५, ७; -णे जै. १८२; -णेन ऐ. ७, ९; शां. ४, १२; ६, १५; का. १, ३, २, १; गो. १, ५, ८.
 आग्रयण-देवता-ताभ्यः शां. ४, १४.
 आग्रयण-पात्र-म् शा. ४, ५, ५, ८; १२.
 आग्रयण-स्थाली-ली तै. १, ४, १, ५; -ह्या तै. १, ४, १, ५.
 †आग्रयणा(-णऽअ)-ग्र-ग्रान् शा. ४, ५, ९, २; ८; १३.
 आग्रयणीय(-ण+छ)-यान् शां. ४, १४.
 आग्रयणे(-णऽइ)-ष्टि-ष्टिः शा. ५, २, ३, ९; १२, ३, ५, ७; -व्या ग्रा. २, ४, ३, १; ५, २, ३, ९.
 † नस. । 'णाग्र' इति BW. स्वरश्चिन्त्यः । † =ऋ: १०, १४६, २; -टि- इति ह्रस्वान्तपाठः । † आहू पूर्वात् √चकते: दे० (२, ६), √कमे: , √कायते: शब्दार्थीयाच्च सा. ऋ. द्र. । √काते: कान्त्यर्थीयाच्चेत्यर्वाच्च: ।

आ-गला(√गले)-गला गो. १, २, २१.
 आगला-गृध-धः गो. १, २, २१.
 आगला-हत-म गो. १, २, २१.
 आ-वाटी-टीभिः तै. २, ५, ५, ६.
 आ-घात-आ/हन् द्र.
 आ/घृष्, आघोषत् शा. ३, ५, ३, १३; १४.
 आ/घृ, आजिघर्मि शा. ३, ३, १, ४; आ...जिघर्मि शदि, ३, ३, १९; २०.
 आघारयति शा. १, ४, ४, ६; ७; ८-११; १२; ३, ३, ७, ३; ४, ४, ४, ९; ५, २, ११; १३; ६, २, २, ५; आघारयति शा. १, ४, ४, ३-८; ९; १३; ११, २, ३, ६; ४, ८; ९; १०; ४, १, १३; गो. १, ३, ९; आघारयतः शा. २, ५, २, १९; ३०; का. १, ५, १, १६; २६; आघारयन्ति शा. ४, ४, २, ८.
 आ-घार-रः शा. १, ४, ५, ५; ३, ७, ४, ७; तै. ३, ३, ७, ९; १०; -रम् शा. १, ४, ५, १; ४; ३, ४, ४, ९; ६, २, २, ५; तै. १, ५, ९, ५; ३, ३, ७, ३; ४; ८; ११; -रयोः शा. १, ४, ४, ८; -रौ शा. २, ५, २, १९, ३०; ६, २, २, ३६; ३७; ११, २, १; ५; ४, ९; १०; ६, ३; १०; ४, १, १०; १३; का. १, ५, १, १६; २६; ६, १, १५; तै. १, ६, ३, ३; ६, ९, १; गो. १, ३, ९, १०; २, १, १९.
 आ-घारयिष्यत्-न् शा. १, ४, ५, १.
 आ-घार्य शा. १, ४, ४, १३; का. १, ६, १, १५.
 आ-घार्यमाण-म् तै. ३, ३, ७, ८;
 आ/घ्रा, आजिघ्र शा. ४, ५, ८, ६.
 आङ्गिरस् (←अङ्गिरस्)-रसः ऐ. ३, २४; ७, १७; ८, १४; २१; शां. ३०, ६; ९; शा. १, २, ५, २५; २६; ४, १, ५, १; १४, ४, १, ९; २१; २६; ५, ५, २२; ६, ३, १; ७, ३, २८; तै.

२, ६, २, २; तां. ११, ८, ८; १०; १२, ३, २३; ५, ११; १६; ६, १२; ८, ६; ११, १०; १३, ३, २४; ११, १४; २२; १४, ३, २२; १०, ९; १५, ५, ११; १४; जै. ६९; १३६; १७३; १७५; १७७; जैड. २, ३, २, ३; ४, २, ९; गो. १, १, ८; ५, २१; २, १, १; २, १४; १५; -सम् शांआ. १, ४; शा. १, २, ५, २५; का. २, २, ३, २२; तां. ८, ८, २२; १२, ९, १८; जै. १३६; जैड. २, ३, १, १०; आ. जैआ. १, ९२; १९५; ५१८; ५२०; गो. १, १, ८; ३, १९; -सयोः जैआ. आ. १, ३८५; -सस्य आ. २, १५, ८; आ. जैआ. १, ३४; ३८; ५८; ७८; ११९; १८२; २३६; २५२; ३४६; ३९३; ४२६; ४५८; ४७५; ५११; ५४१; जैआ. २, १, ६; गो. २, ४, ३; -सात् शा. १४, ५, ५, २२; ७, ३, २८; -सान् गो. १, १, ८; -सानाम् जैआ. १, ३५९; -सानि आ. १, ५५०; जैआ.आ. १, १६५; ५१६; ५५५; दै. १, १२; -साय तां. १, ८, ११; गो. २, १, २; -से जैआ. २, १२, ५; -सेन जैड. २, ३, १, २; -सैः गो. १, १, ८; -सौ तां. ११, १०, ९; आङ्गिरसी-सीः तै. २, २, ३, ७; गो. २, ६, १४; -सीभिः गो. १, २, १८.
 आङ्गी(←ङ्गि)रस्-सः तै. २, ५, ३; ३, २, ५; ४, ६; तैआ. ३, १०, २; ४; -सम् तै. २, २, ७, ३; ११, ५; -सस्य २, ३, ४, ५; -साय तै. २, २, ५, ३; तैआ. ३, १०, ४; -से आ. २, २, ५.
 आङ्गुष-वैः तै. २, ६, १५, २.
 †आ/चक्ष, आचकं शा. ३, ३, १, २; तै. २, ४, ६, ४.
 आ/चक्ष, आचष्टे ऐ. ७, १८; शा.

३,४, २, ६; १३, ४, ३, १५^२;
 आचष्टे श. १३, ४, ३, १५; जैउ.
 २, २, ३; आचक्षते ऐ. १, २^२;
 २, १^२; १९; ३, २५; ३३^२; ४३^२; ४,
 ७; ८^२; १०; २२; २४^२; ५, १४; १५;
 ३१; ६, ३; १२^२; १३; ३०; ७, ३०^२;
 ८, १४^२; ऐआ. १, ४, १; २, १, ४;
 ६; ८; २, १^२; २^२; ४, ३; ३, २, ३; ५;
 शां. ८, ७; १६, १; २४, ३; शांआ.
 ४, ५; १५; ८, ७; श. १, ६, ४, ८; ७;
 २, २६; २, १, २, ४; ११; ४, ४, २;
 ३, १, ३, ३; ४, १; २; ११; ३, ३, ९;
 ८, १, ४; ४, १, २, ११; ३, १०^२;
 ११; ५, ७, ३; ५, ३, ५, ८; ९; ६, १,
 १, २; ११^२; २, ३; १३; २१; ७, १,
 २३; ७, ४, १, १०; १३; १६; २, १२;
 ५, १, २, २^२; ८, २, २, ३; ३, १४; ३,
 ४, १; ४, ४, ११; ५, ४, ३; ६, २, १३;
 ९, १, १, २; ७; २, २, २; ३, ३, २, १;
 १०, ३, ५, १६; ४, ३, २, १; ५, १, ३;
 २, १४; ६, २, २; ११, १, ५, २^२; २,
 ७, १५; १३, ५, ४, ७; ८, १, १^२; १४,
 १, १, १३; ६, ८, ३; ४; ६; ७; ९, १०;
 ११, २; का. १, १, १, ५; २, २; ५;
 ७; २, ३, १; ३, ४, १; २, १, ३, १२;
 तै. १, ५, ९, २; २, ३, ११, १, २; ३^२;
 ४^२; ३, १२, ४, १; आचक्षते श
 १, ७, ३, ८; ४, ४, ३, १३; ६, ७, ११;
 ६, ७, २, ६; ८, २, २, ८; ९, १, २, १९;
 ११, २, ४, ३; तैआ. ७, ३, १; ९,
 १०, १; तां. १०, २, २; जै. ३; ८२;
 १३३; १८१; १८३; १९५; २०४;
 २०५; जैउ. १, ६, १, ४; ७, २, २;
 २, ३, २, ७; ३, १, १, ३; ६, ७, २;
 ७, २, ३-१०; आ. १; २, २३, १८;
 २५, ७-१०; सं. ३; गो. १, १, १;
 ७^२; १३^२; ३९; २, १०^२; २१^२; ३,
 १९^२; ४, २३; २, २, ६; ५, १५; ६,
 ९; १४; आ...चक्षते श. ६, १,
 २, १३; आचष्टे गो. १, १, ३१;
 आचक्षान्तै श. ६, १, २, १३^२.

आचक्ष्व ऐ. ७, १३; श. २, ३,
 १०, ३^२; १३, ४, ३, २; आचक्षत
 जै. १७; ३७; १९०; २०१; आच-
 क्षीत श. १३, ४, ३, १२; १३; तैआ.
 ५, ११, २; आचक्षीरन् श. ४, १,
 ३, ७; आचक्षीयाः श. ११, ६,
 १, २.
 आ-चक्षण- -म् ऐ. १, ६; गो. २,
 २, २३.
 आ-चतुर- -म् शां. ३, ९; ७, १०;
 २९, ३; जैउ. ३, ६, ६, १.
 आ/चम्, आचामति श. १, ७, ४,
 १७; २, ३, १, २१; १४, १, १, २९;
 ९, ३, ११; का. १, ३, १, १३;
 आचामति तै. २, १, ४, ७^२; तैआ.
 २, ११, १; जै. १२७; गो. १, १,
 ३९^२; आचामति श. १४, ९, २,
 १५^२; आचाम सा. २, ६, ७;
 आचामेत् श. १४, ९, २, १५^२;
 तै. १, ५, १०, ७; तैआ. २, ११, १;
 सा. २, १, ११; ६, ७; ३, १, ४; जै.
 १३५; १६०.
 आचामयति गो. १, १, १४;
 आचामयेत् गो. १, २, ९.
 आ-चमनीय- -म् गो. १, १, ३९.
 आ-चम्प श. १४, ९, ३, १३; गो. १,
 १, ३९.
 आ/चर्, आचरति श. ६, ५, ४, १०;
 आचरति श. ६, ५, ४, १०; जैउ.
 ३, ३, ३, १०; आ...चरति ऐआ. २,
 १, ६; तै. २, ८, ५, ४; तैआ. ५,
 ६, ५; जैउ. ३, ६, ९, ३; आचरन्ति
 तै. ३, ७, ४, १४; तैआ. १०, ६३,
 १; आचरन् तैआ. २, १, १.
 आ-चर(त्-)-न्ती- -न्ती तां. २५,
 ८, ४; -न्तीम् तैआ. ६, १२, १.
 आ-चार्य- -र्यः शां. ३, ८; श. ११,
 ५, ४, २^२; १२; १२, २, २, १३;
 तैआ. १, ३२, ३; ७, ३, २; ११, १;
 वं. १; सं. १, ६, १५; जै. ९५;
 १५२; जैउ. ३, २, ३, ४; गो. १,

१, ३१^२; २, १; ४; ५; ४, २४; -र्यम्
 शां. २६, ५; शांआ. ३, १; श. ३,
 ६, २, १५; ११, ३, ३, ३; जै. १५७;
 गो. १, २, १, २; ३; -र्यस्य जै. ९५;
 -र्याः ऐआ. ३, २, ६^२; शांआ. ८,
 ११^२; तैआ. १, ७, २; ४; गो. १,
 १, २७; ३, २०; -र्याय ऐआ. ३,
 २, ४; ५, ३, ३; शांआ. १, १; श.
 ११, ३, ३, ६; तैआ. ७, ११, १; गो.
 १, १, ३१; २, २; ३; ४; -र्यं श.
 ११, ३, ३, ६; गो. १, २, २; ३;
 -र्यभ्यः शांआ. १५, १; वं. १, ३;
 -र्यैः सं. ३.
 आचार्य-कर्मन्- -र्म जै. १५२.
 आचार्य-जाया- -म् श. ११, ३,
 ३, ७.
 आचार्य-दत्त- -म् जैउ. १, १७,
 २, १.
 आचार्य-प्रतिष्ठ- -ष्टः जै. १५२^२.
 आचार्य-वचसु- -म् श. ११, ३,
 ३, ६.
 आचार्य-वत्- -वान् श. १४, ६,
 १०, २; ५; ८; ११; १४; १७.
 आचार्य-शुश्रूषा- -षा सं. ३.
 आचार्य-स्थान- -ने गो. १, २, १.
 आचार्या (-र्यऽअ-)न्तेवासिन्-
 -सिनौ श. १०, १, ४, १०; तैआ.
 १, ६, ३.
 आचार्यो(-र्यऽउ-)-क- -कः जैउ.
 १, ६, ३, ३.
 आ/चरण्य, आचरण्यत् शां. ७, २.
 आ-चित- -तःऽइव गो. १, १, ३३.
 आचि(द्)दोह- -शानि आ. २, ४,
 १; ३.
 आचिद्दय- -म् जैआ. २, १६, ६.
 आ/च्छिद्, आच्छिद्यन्ति १. ४, ४.
 आ-च्छिद्- -त् श. ८, ५, २, ३^२; ४^२.
 आ-च्छिद्- -न्नः जैउ. ३, २, ५, १३.
 आ/च्छिद्, आच्छिद्यति श. १, ७,
 १, २; आच्छिद्येत् का. ३, ६, २,
 १०; ११; आच्छिद्यत् श. ३, २, १,

२८^३; आच्छिन्दन् तै. १, २, १, ७;
 आच्छिन्द्यात् जै. १३५.
 आच्छेदि श. १०, ५, २, १३.
 आ-च्छिद्य श. १, ९, २, १६; ३, ३,
 २, ८; ५, २, १८; ८, १, ८; ६,
 ४, ४, २२; १०, ५, २, १३; जै.
 २०८.
 आ-च्छिद्र- -म् जैआ. १, ५१२.
 आ-च्छेत्- -त्ता तै. ३, ७, ४, १०.
 आ√च्छृद्, आच्छृणुति श. ६, ५, ४,
 १५; आच्छृणुति श. ६, ५, ४, १५;
 १६^३; १७; १७, १, २, २५; तैआ. ५,
 ३, ९^३; आच्छृणुति तैआ. ५, ३, ३^३;
 आच्छृन्दन्तु श. ६, ५, ४, १७.
 आ√च्छो, आच्छयति श. ३, ८, २,
 १४; आच्छयतात् ऐ. २, ६.
 आच्य- आञ्च् द्र.
 आ√च्यु, आञ्च्युः तै. ३, ७,
 ९, २.
 आच्यववति श. ४; ३, ३, १.
 आज्(आ/अज), आजति श. ३, ३,
 ३, ९^३; आजन्ति ऐ. १, २७; श.
 ३, ३, ४, ११; आञ्जसि श.
 १३, २, ८, ५; तै. ३, ९, ६, ४; आञ्ज-
 सित् श. १३, २, ८, ५; तै.
 ३, ९, ६, ४; आजयते जै. १७१.
 आजि द्र.
 आ√जन्, आजायते ऐ. २, ७; ७,
 २९^३; शां. ६, ९; १५, ४; तैआ.
 १, ३०, १; जै. ९४^३; १०६; १४७;
 १५०; जैउ. २, २, ४, १; ३, ५,
 ९, ४; आ. १; गो. २, ३, २२;
 आञ्जयते ऐ. ८, ९; श. १३,
 ३, ७, ८-१०; का. १, ३, ४, ८;
 तै. १, ३, २, ४^३; २, २, ३, ५; ११,
 ४; ३, ६, १, ३; ७, १०, ४; ८, १३,
 २; ३; ९, १९, ३; २, २२; तैआ. ४,
 १३, १; तां. १३, १०, ६; जैउ. २,
 २, ३, १; ३, ३, ९; आजायते जैउ.
 २, २, ४, २; आजायन्ते श. १३,

२, ४, ४; तै. ३, ९, १, ४; जैउ.
 १, १४, ४, २; २, २, ४, ३-९;
 आञ्जयन्ते जैउ. १, ८, ३, ३; ७;
 आजसे जै. १८१; आजनिष्यते ऐ.
 ७, २९^३; आजयताम् जै. १९३;
 आञ्जयताम् श. १३, १, ९, १;
 २, ९; तै. ३, ८, ७, ३; १३, १; ३;
 १८, ५; आजायत गो. १, १, १;
 आञ्जयत तै. २, २, ११, ४;
 आजायन्त तां. २१, ९, २; जै.
 १४५; जैउ. २, २, ४, १०; आज-
 येत तै. २, २, ३, ५; ११, १; आञ्ज-
 जायत तै. २, २, ११, ३; ४;
 आजायेरन् श. १३, २, ४, २^३; तै.
 ३, ९, १, ३; तां. २१, ९, २; जै.
 १४५; आजायथे जैउ. ३, ५, ९, ४,
 आजनि तां. ७, ८, १.
 आजनयतु मं. १, २, १८.
 आ-जात, ता- -तम् तां. ४, ६, २०;
 १४, २, ३; -त्ता तै. २, ८, ९, ५.
 आ-जान, ना- -नम् तैआ. ३, १३, १;
 -ना ऐआ. १, ४, २.
 आ-जान-ज- -जानाम् तैआ. ८, ८,
 २; ३.
 आ-जान-देव- -वानाम् श. १४, ७, १,
 ३५; ३६.
 आ-जानेय(←आ-जानि)- -याः शां.
 ३०, ५; गो. २, ६, १३.
 आ√जप्, आजपति श. ४, ५, ८, १०;
 आजपतः श. १३, ४, २, १५.
 आ-जरसु- -म् ऐ. १, १३; २८; ३,
 १९; ८, २५; श. १, ५, २, ४१;
 तां. १०, ४, ५; जै. १०२^३; -साय
 मं. १, २, १८.
 आ(ज→)जा(←अज) श. ३, ३, ३, ९.
 आज-केशिन्- -नम् जैउ. १, २, २, ३.
 आज-द्विष- -षम् जैउ. २, ३, १, ६;
 -षेण जैउ. २, ३, १, २.
 आज-मायव- -म् आ. जैआ. १,
 ३०८.

आ-जात-, आ-जान-, आ√जन् गद्र.
 आज्ञातशत्रु(←अज्ञात-शत्रु)- -म्
 श. ५, ५, ५, १४.
 आ√जि, आजयति शां. १४, १;
 आजयताम् तां. २५, १०, १०;
 आजयन्त ऐ. २, ३६^३; शां. १४, १;
 आञ्जयत तां. १, ५, १९;
 आजयन् शां. १४, १; जै. १५^३.
 आ-जयत्- -न् जै. १५^३.
 आ-जय(त्→)न्ती- -ताम् ऐ.
 २, ३६.
 आजि(√अज्)- -जिः तां. १४, ३;
 १४; १५, ९, ७; जै. १६५;
 -जिम् ऐ. २, २५^३; ४, ७, ८; ९^३;
 शां. १८, १^३; २३, ५; २८, १; श.
 २, ४, ३, ४; ५, १, १, ३; ४, १; १५;
 ५, १, १७; ६, १, २, १२; ७, १, २, १;
 ११, १, २, १०; का. १, ३, २, ४;
 तै. १, ३, ६, ७; तां. १, ५, १९, ७, २,
 १^३; ६, ११; ९, १, ३, ५; ३८; १४, ३,
 १२; जै. १५^३; १३९^३; १६५; १७४;
 १९२^३; जैउ. १, ६, २, ७; गो. २,
 १, १७; ५, ८; -जिषु ऐ. १, १६.
 आजि-ग- -म् तां. १५, ९, ६; जैआ. १,
 आ. १, ४६७; ४६८.
 आजि-सरण- -म् जै. १३९.
 आजि-जित्या- -त्यै तां. १४, ३,
 ११; १५, ९, ६.
 आजि-श्रित्- -ताम् श. ५, १, ५, २८.
 आजि-सुत्- -ताम् श. ११, १, २,
 १३; -स्तु श. ५, १, ५, १०.
 आजिज्ञासेन्य- आ√ज्ञा द्र.
 आजिन(←अजिन)- -म् श. ५, २,
 १, २४.
 आजीगर्त(←अजीगर्त)- -म् आ. १,
 ३०१.
 आजीगर्ति- -र्तिः ऐ. ७, १७.
 आ√जीव्, आञ्जीवति श. ११, ८,
 ३, ६.
 आ-जीवत्- -न् जै. १२१^३.

आ/जुष, आजुषताम् तैआ१०, ४२, १.
 आ/जुष, आ...जुषय ऐ. ७, १७.
 आ/ज्ञा, आजानाति का. १, ४, २, ६;
 आजानाति श. ४, ६, ७, ५; तां.
 १०, २, २; ७; आजानानि श. १,
 १, १, ७; २, १, ४, १; ४, १, ११; ३,
 ४, २, ६; का. १, १, ४, १; ४, २, ६;
 २, १, १, ६; आजानासि जैठ. १,
 १४, १, १; आजानौ श. ४, १, ५, ९.
 आ-जिज्ञासे(न्य) न्या- न्याः ऐ.
 ६, ३३; गो. २, ६, १३; -न्याभिः
 ऐ. ६, ३३; गो. २, ६, १३.
 आ-ज्ञा-ज्ञा मं. १, ५, ८; -ज्ञाम्
 जै. ११७.
 आ-ज्ञात-म् तै. ३, ७, ११, ५.
 आ-ज्ञान-म् ऐआ. २, ६, १.
 आ-ज्ञाय ऐ. ६, ३३.
 आज्य आज्जु द.

आज्य(आ/अञ्ज) †- ज्यम् ऐ. १,
 ३, २, २; १४, २३; ३७; ३, १४; ४,
 २९; ३१; ५, १; ४; ६; १२; १६;
 १८; २०; २५; ६, १४; ७, २१;
 शां. १, २; ३, ४; ६, १२; १३, ७;
 १४, १; २; ४; १६, ५; ६; १९,
 ८; १०; २०, २; ३; २१, २; ३;
 ४; २२, १; २; ३; ६; ७; २३, १; ६;
 २४, १; ५; २५, १; ३; ११; २६, ८;
 ११; १४; २७, २; २८, ९; शांआ.
 १, २; श. १, २, २, ४; ५; ६;
 ३, १, १३; २०; २१; २२; २६; २,
 १३; १४; १७; ४, ५, १; ७, २,
 १०; ८, ३, २४; ९, १, १०; २,
 ७; २, ४, २, १०; ३, १०; ६, १,
 २७; ३, १, ४, १७; २, ४, ८; १५;
 ३, १, ३; २, १, ४, २, ११; ४, ६; १३;
 ५, २, १; ३, १०; १३; १४; १५; ६,
 १, २१; ३, ४; ६; १७; ४, ३; ४; १५;
 ७, १, १०; १३; ८, १, ५; ९, ३,
 ११; २६; ४, ४, २, ४; १३; ५, १२;
 ५, ४, ७; ३, १, ११; २, ६;

४, २४; २५; ४, ४, २२; ६, २, १,
 २०; ३, ३, १८; ७, २, ३, ४; ९;
 ४, १, ३४; ३७; ५, २, २४; ८, ६, १,
 ५; ९, २, १, १; १०; १, २, ७; ११,
 ३, १, १; ४, १, १५; २, १६; ५, ८,
 ६; ७, ४, ४; १२, ४, ४. ६; ७; ८.
 १, १८; १९; २, ३६; ९, १, ११; २,
 ७; १३, १, १, १; २, १, २; ६, ४;
 ५; ६; ३, ६, २; ५, १, ८; ६, २, ११;
 १४; १४, ९, ३, ११; का. १, ३, २,
 १०; ३, ९; ५, १, ३६; २, ८; ९; १०;
 १३; १४; ६, १, १७-२०; २, १, ४,
 २०; २, १, ४; ५; ४, १०; १५;
 तैआ. २, ७, १; १८, १; ३, १, १;
 १२, ३; १०, ६४, १; तां १२, २, १; ८,
 १; १०, १८; १३, २, १; ८, १; १४,
 २, १; ८, १; १५, २, १; १७, ११, ९;
 १९, ७, ५; २०, ८, १; ९, १; २१,
 १०, ४; मं. १, १, ४; व. १, ७; २,
 ३; ९; ४, १; जै. १७; ४६; १२७;
 १५१; जैठ. ३, ४, ३, २; सा. २,
 २, २; ३, ७, ९; गो. १, ३, ५; २,
 २, ४; ३, १२; -ज्यस्य ऐ. २,
 १४; ७, ४; शां. ३, ४; ६; १४,
 ४; श. १, ३, २, ७-१०; ५, ३, २, ३;
 ६, १, २१; ३, १९; २७; २, ४, ३,
 १०; ३, ६, ३, ८; ८, ३, १९; २३,
 २५; ४, ४, ५, १६; ५, २, ११; ५,
 ३, १, ११; ४, ४, २, २; ६, ६, ४, १२;
 ११, १, ७, २; १४, ९, ३, २२; का.
 १, २, ३, १५; १६-१९; ३, २, १०;
 तैआ. २, १८, १; मं. १, ३, ६; ८,
 २; जै. १२१; -ज्या श. ११, ७,
 २, ६; -ज्याताम् ऐ. २, ३६; तां.
 ३, ११, २; ३; ७, २, १; जै. १५;
 -ज्यानि ऐआ. १, १, २; शां. २५,
 १५; श. १, ३, २, ७; १६; ६, १,
 २०; ३, ४, १, १८; २, ९; ९, ३, १;
 ४, २, ५, २१; १३, ५, १, १; ३, १०;
 ४, २०; का. १, ६, १, ९; १०; तां.

७, २, ५; ११, २, २; ७, २; १५, ८,
 १; २; १६, २, ५; २, १; २२; २३;
 १९, ५, ४; ११, २; २०, १, १; २,
 १; ३; १; ५, १; ६, १; ७, १; ११, २;
 १४, ७; १५, २; २१, ६, १; ९, १;
 १०, २; ३; जै. १५; २७; १३७;
 -ज्य ऐ. २, १४; ३९; ३, १४; ५, ३;
 ऐआ. १, १, १; शां. १४, ४; १५,
 ५; तां. १६, १३, १३; जैठ. ३, २,
 १, ४; -ज्येन ऐ. २, ३७; ३, २७;
 ४४; ८८; १, ६; शां. १४, १; १५,
 ५; १६, ९; श. १, २, ५, २१; ४, ५,
 ४; ५, ३, ४; ६, १, २१; ३, ३, १,
 ३; २, १; ४, ३, ११; ४, ६; ५, ३, १५;
 ६, ३, १७; ९, ३, २६; ५, ३, ४, २४;
 २५; ७, २, २, ५; ६; ३, २, २; ३; ४,
 १, ३, २; ३४; ३७; ५, १, ३, २; २, २, ४;
 ८, ६, १, ५; ९, २, १, ३; ७; ३, २,
 ३; ४, १, ५; १३; ११, ४, २, १६;
 १२, ३, ५, ४; ५, १, १३; २, ५; १३,
 २, १, २; ३, ६, २; ६, २, ११; १४;
 १४, १, ३, १३; २, २, ४८; का. २,
 २, ३, १९; तैआ. ३, ८, २; तां. ९,
 ९, १२; १२, १०, १८; १७, ११, ९;
 जैठ. ४, ६, १, ४; सा. २, ५, ३; गो.
 १, ५, ९; -ज्येषु ऐआ. १, १, २;
 तां. ३, ११, ३; ११, २, १; ७, १;
 -ज्यैः ऐ. २, ३६; तां. ६, ८, १२;
 १६; ७, २, ६.
 आज्य-तस्(ः) शां. १, ५.
 आज्य-त्व-म् ऐ. २, ३६; तां. ७,
 २, १; जै. १५.
 आज्य-दोह-हम् तां. २१, ५, ५;
 -हानि आ. २, ४, १-३; तां. २१, ५,
 ५; सा. १, ४, १६. आज्यादोह-द्र.
 आज्य-धन्वन्- न्वान ऐ. १, २५.
 आज्य-धुर-रः जै १६; -राम् जै १६.
 आज्य-धूस्त्व-म् जै. १६.
 आज्य-धु(√पा)-धाः शां. ३, ४;
 श १, ४, २, ३७; ५, ३, २, ३; ७, ३, ११;

† आ/ज्यतेरप्याहुः ऐ. जै. द्र. ‡ 'आज्यम्' इति मुपा. ।

९, १, १०; का. १, २, ३, १६; -पान्
शां. ३, ३; श. १, ४, २, १७; २, २,
३, २०; ६, १, २, २; का. १, २, ३,
१६; ६, १, १५; -पानाम् श. १,
७, ३, ११.
आज्य-प्रउग- गो ऐ. २, ३१; ३७;
ऐआ. ५, १, १.
आज्य-प्रभृत्यग्निमारुतान्त- न्तः
शां. १६, ९.
आज्य-भा- गः शां. १, ४; श.
११, २, ७, १३; ४, १, १०; -गम्
शां. १, ५; श. १, ५, ३, २२; ६, १,
१४; ३, ३९; ९, १, ९; २, २, ३, २०;
का. १, २, ३, १७; ५, १, २८; २९;
२, ६, ७; ११; १२; -गयोः ऐ. १,
४; १७; -गाः श. ११, ४, १, १०;
११; १६; गो. १, ३, १०; -गात्
शां. १, ४; का. १, २, ३, १८; १९;
-गान् श. ११, ४, १, ४; गो. १,
३, ८; -गानाम् गो. १, ३, १०;
-गाम्याम् श. १, ६, ३, २५; २६;
२, ६, १, २३; का. १, ६, १, १५;
-गौ शां. १, १; ३, ५; ४, १२; ५,
१; ३, ५; ७, ८; ७, २; ८, ३; १८,
१०; श. १, ६, २, १२; ३, १९; २, ३;
३, ८; ४, ५, १९; ११, १, ५,
९, ६, २, ५; २, ६, ४, १०; ४, ३,
१९; ७, ४, २; १२, ४, ३, ५; ४, १;
२; १३, ४, १, १३; १५; २, ७, १०;
१३; १४, २, २, ५२; ५, ४, ७;
गो. १, १, ३९; ३, १०; २, १, १९;
२, १, २३; २, ५.
आज्य-लिप्त(√लिप्)- म् श. ९,
३, ३, १४; -साम्याम् श. १, ३, १,
२४; २५.
आज्य-क्षेप- -पेन शांआ. ४, ३; ४.
आज्य-विल्यापनी- नीम् श. १, ९,
२, १; ३, ४, १, २२; ५, ३, १३; ५,
२, १, १; -न्या श. ३, १, ४, १७.

आज्य-शेष- म् सा. २, २, १.
आज्य-संसृष्ट- ष्टः शां. १६, ६.
आज्य-स्थाली- म् जै. १२७.
आज्य-हविस्- विषः ऐ. १, २५;
शां. ८, ९; श. १, ५, ३, ४;
९, २, ७; ३, ४, ४, ६; ११, ४, १,
१५; गो. १, ३, ९; -विषा ऐ,
७, ४.
आज्या(←ज्य गद्र.)दोह†- हानि
आ. २, ४, १-३;
आज्या(ज्यऽअ-)वशेष- म् शांआ.
११, ५.
आज्या(ज्यऽआ-)हुति- तयः श.
११, ५, ६, ५; सा. १, २, ५; -तिः ऐ.
२, १४; श. १, ७, २, १०; २, ३, २, ४;
-तिभिः श. ११, ५, ६, ५; ५, ५,
३-१२; -तिम् शां. ७, ६; श.
१२, ८, १, १९; जै. ५; -तीः ऐ. ८,
१०; ११; ऐआ. ५, १, १; शांआ.
१, ४; ४, ३; ४; ११, ४; श. ४, ५,
७, ५; १२, ६, १, ३७; गो. १, १,
१५; -त्या गो. १, २, २१.
आच्य(आ√अच्), ऐ. ८, ६; शांआ.
४, ३; ९, ८; ११, ४; १२, ८; श. २, ४,
२, १; २; १२, ४, ४, ६; ७; ५, १, १२;
आच्या† तां. २१, २, ५.
आच्या(=ज्या गद्र.)दोह- हानाम्
तां. २१, २, ५.
आच्यादोह-त्व- म् तां. २१,
२, ५.
आञ्ज (आ√अञ्ज), आङ्क्ते तैआ.
१, ४, १; आनक्ति श. ३, १, ३, १०;
१३-१५; १७; आनक्ति श. ३,
१, ३, १०; १६; १७; आञ्जते तै. १,
६, ७, २; आ...अञ्जते तां. २४, १३,
३; आञ्जन्ति ऐ. १, ३; आ...आङ्क्ते
तां. २४ १३, २; आञ्जत तै. १,
६, ७, २; आञ्जीः‡ तैआ. ४, १०, ४;
५; ५, ८, १०.
† 'आच्यादोह-' इति पाठान्तरम् MW. | ‡ छान्दसो दीर्घः। § √अञ्ज टि. गद्र. | ¶ पाठभेदादेव द्विविध्यं प्राति. | ¶ मण्डूक-शब्दानुकृतिः।

आज्य जै. ६.
आञ्जन- नम् ऐ. १, ३; श. ३, १,
३, ११; तै. ३, १२, ६, ४; -नेन
तैआ. ६, १०, २.
आञ्जन-ह(स्त→)स्ता- स्ताः शांआ.
३, ४.
आञ्जना(नऽअ-भ्यञ्जन्- ने श.
१३, ८, ४, ७.
आञ्जस्य(←अञ्जस्)- म् गो. १,
५, १०.
आञ्जिगङ्गी- स्य आ. १, २६०.
आञ्जीकङ्गी- स्य जैआ. १, २६०.
आङ्गी तां. १२, ४, १६.
आट(←अट)- टः तां. २५, १५, ३.
आट्णार(←अट्णार)- रः श. १३,
५, ४, ४; जैउ. २, २, ४, ११.
आडम्बर- रस्य श. १४, ८, १२, १.
आढक- कम् सा. १, ८, १३; १४; १५.
आढ्य- ष्यः श. १४, ६, ११, १;
-ढ्यःऽइव श. ९, ५, १, १७;
-ढ्याःऽइव श. ९, ५, १, १७.
आढ्य-दुहितृ- तृणाम् ऐ. ८, २२.
आणि- णीः ऐआ. २, ७, १; तैआ. ४,
४२, ५; जै. २७.
आण्ड- ण्डम् शांआ. ७, ४; श. ११,
१, ६, १, २; तै. १, ६, २, ४; जै. २, १२;
गो. २, ३, ९, ६, १५; -ण्डस्य तै. १,
६, २, ४; -ण्डयोः श. १२, ५, २, ७;
तां. ९, २, २२; -ण्डाभ्याम् श.
७, ४, २, २६; १४, ३, १, २२; जै.
१५०; -ण्डौ श. ७, ४, २, २४;
२६; १४, ३, १, २२; तै. २, ३, ६,
३; ७, ३; ६, ५, ६; जैउ. ३, १, ३, ४.
आण्ड-कोश- शम् तैआ. ३, ११, ४;
-शे तैआ. ३, ११, ४.
आण्ड-पीत- ताः तैआ. १, २, ७, ६.
आण्डी/भू, आण्डीभव तैआ. १,
२७, १.
आण्ड्य- ण्ड्यो गो. २, २, ६.

† 'आच्यादोह-' इति पाठान्तरम् MW. | ‡ छान्दसो दीर्घः। § √अञ्ज टि. गद्र. | ¶ पाठभेदादेव द्विविध्यं प्राति. | ¶ मण्डूक-शब्दानुकृतिः।

आत् श. ८, ७, ३, १२; तै. १, ५, ४, २;
२, ५, ४, ३.
आ/तञ्च्, आतनक्ति श. १, ७, १,
१८; १९; आतनक्ति श. १, ७, १,
१९; तै. ३, २, ३, १०.
आ-तञ्च्य ऐ. ७, ४; श. १, ६, ४, ६;
५, ३, २, ६.
आ/तन्, आततान तै. १, २, १, २३;
२, ४, ७, १०; ८, ६, २; आततान तै.
१, ४, ४, १०; आ-ततान तै. २,
४, २, ६; आततन्य श. ६, ३, ३, ६;
७, १, १, २३; तै. ३, ६, १०, ५;
आततुप्ञ तैआ. १, १२, १.
आ-तत- -तः ऐ. ३, ११; -तम् श.
३, ७, १, १८.
आ-तत्य जै. २६.
आ-तान- -न श. ३, ८, २, २; -नः
ऐ. ५, ४, ६; १२, १६; १८; २०;
ऐआ. ५, १, १; -नम् शां. २५,
५; -नाः जै. ११७.
आ/तप्, आतपति श. ५, ३, ४, १३;
१४, १, १, ३३; तै. १, ७, ५, ३;
तैआ. १, २४, १; ३, १३, २; जै.
११७; जैउ. ३, ६, ४, ७; आतपन्ति
तैआ. १, ७, १; ३; ४; जै. ११७;
आतपामः जै. ११७; आतेपुः तै.
२, ७, १८, ३; आतप जै. ११७.
आ-तप- -म् जै. १४४.
आ-तप- -व्य- -व्याः ऐ. ८, ५;
८; १७.
आ-तपत्- -न् तै. ३, १०, १, १.
आ-तप्ताम् (तमप्) आ/ख्या द्र.
आ-तर्दस् आ/तृद् द्र.
आतान- आ/तन् द्र.
आति- -तयः श. ११, ५, १, ४.
आतिच्छन्दस (← अतिच्छन्दस्) - -सः
शां. २३, ६; -सम् शां. २३, ६;
८; २९, ५; शांआ. ११, ७.
आतिथ्य, थ्या (← अतिथि) - -ध्यम्
ऐ. १, १५; १७; २५; ३, ४०; ४५;

शां. २, ९; ८, १; श. ३, २, ३,
२०; ४, १, १; २; ११; १५, १६;
१७; १९; २६; ३, १२; ७, ३,
१, ४; ९, ५, १, २१; १२, १, २, १;
१४, २, २, ४९; तै. १, ५, ९, ३; २,
२, २, ६; ८, २; तां. १४, ११, २७;
आ. १, १०१; गो. १, ४, ७; २, २,
११; -ध्यया गो. १, ४, ८; -ध्यस्य
ऐ. १, १५; तां. १४, १२, १; -ध्या
शां. ८, २; -ध्याम् शां. १९, ४;
-ध्याय ऐआ. १, १, १; -ध्यायाम्
तां. १८, ३, २; -ध्ये ऐ. ३, ४०;
शां. ८, १; ९, १; जैआ. १, १७९;
आ. १, १४७; १७९; -ध्येन ऐ.
३, ४५; शां. ८, १; श. ३, ४, २,
१; ३, १; ५, ४, ५, १५; ७, ३,
२, १; १२, १, ३, ४; १४, १, ३, १.
आतिथ्य-त्व- -त्वम् ऐ. १, १५.
आतिथ्य-व(त्→)ती- -त्यौ ऐ. १,
१७.
आतिविज्ञान्य- -म् का. २, १, १, ८;
-म्इव श. १, ४, १, ८.
आतिष्ठ (← अतिष्ठ) - -घाय ऐ. ८,
६; १२; १३; १४; १७; १८; १९.
आतीषादीय (← अतिषद) - -यम् तां.
१२, ११, १५; १६; -ये आ१, ५७२.
आ/तृद्, आतृतोद् तैआ. ६, ४, २.
आ-तृच्च्- -च्चात् श. १४, ६, ९, ३१;
आ/तृण्, आतृणोति सं. ३.
आ/तृद्, आतृन्ते श. ७, ४, २, २.
आ-तृद्स् (ः कसुन्) तैआ. ४, २०, १;
तां. ९, १०, १.
आ-त्- आ/दा. अद्र.
आत्मन् (√ अत्) - -त्मन् तै. २, ३,
११, १; २; ३; ४; -त्मन् ऐ. १,
५; २, ९; ६, २०; ऐआ. ५, १, ६;
शां. ३, ७; ५, ४; ७, १; ३; ९; ८,
६; ९, ६; १२, १; १५, २; ३; ४;
१६, ३; ४; ८; १७, २; ७; १८, ६;
१९, १; २०, २; ३; ४; २१, २-४; ५; ३;

२३, ८; २७, ६; शांआ. १, ८; २,
१; १६; श. २, ६, ३, २; ३; १,
३, २७; ४, ६; ९; १२; १३; १४; ४,
३, ४; ५; ६; १, २, २; २, ४, ९; ४, ३,
१५; ५, ४, ५; ६; १, ६; १, ५, २५;
२८; २, १, २; १५; ३, ८; ५, ३; ३,
११; २५; ५, १८; २१; २३; ६, ६, १,
१०; २२; ७, ३, ७; ७, १, १, २६;
२, ७; १४; ४, २०; २, २, ८; ४, १०;
३, १, २; ५; २०-२३; २५; २८;
४४; २, १७; ४, १, १; २; ५, १,
२०; २, ४; ५; ७; ८, १, ३, १०; ४,
१०; २, ४, १६; ४, ३, २०; ५, ३, ३;
६, ३, ४; ७, २, ९; १०; १४; ३, ६;
९, १, २, ५; ३८; ४०; २, २, ६; ३,
१६; ४, १, २; १५; ५, १, ७; १०; २,
७; १०, १, १, ९; २, ३, १२; ३, ४, ५;
५, ५; ४, २, ३; २७; ३०; ५, ४, १२;
६, ३, २; ११, १, ७, ३; ३, ३, ४; ५,
६; ७, १, ३; १२, ३, ४, ११; ७, २,
९; १३; ३, ४, ८, १, ५; २, १; २२;
२, २८; ३, २२; ९, १, १२; १३;
१४; १५; १६; १७; २, ९; १३, १,
१, ४; ५, ६; २, १, १; ६; ३, ६; ८;
८, ५; ४, १, ११; १५; २, १०; ६, २,
२०; १४, १, ३, १९-२३; ३, १;
३१; ५, ३, ६; ८; ८, ८, १; का. १,
२, २, ९; तै. १, १, २, ६; १०, १;
२, ६, ४; ३, २, ५; ४; ४, ३, ३;
६, २, १०; ५, ३; ९, ९; ७, ६, ८;
८, ५, ३; २, २, ३, ४; ५, ४; ७, २;
८, २; ३; ३, ४, १; २; ४, ३; ४; ५;
६; ६, १; ६, ४, ५; ६; ५, ६; ७, ९, ३;
३, ३, ५, २; ७, ११; ९, ५; ९; ७, २,
३; ९, ६, ३; ४; ७, ४; ११, ८; ७; तैआ.
२, १८, १; ५, ७, ९; ८, १२; १, ११;
तां. ७, १, १०; १०, ३, १; १४, ५;
१३; १७, ११, ९; २४, १३, ३,
जै. ७८; १३१; १५३; १८२; जैउ.
१, १, ४, ८; ३, १, ३, ५; ३, ४, २;

† 'आतृण्-' इति पाठान्तरम् । ‡ 'आतृण्ति (√ अत्)' इति या. २, ४ ।

छ, ५, १, ५, ५, ५; गो. १, २, २१;
 २, १, ३; ३, २, १; २, २; ४, ९; -त्मनः
 ते. १, ३०; २, ११; ३, २, ४; ४, २, ३;
 ७, १, ३; ३, ३; ३, ४; ऐआ. १, ३, ५;
 ३, २, १; ४, ५, १, ६; ३, ३; ३; शां.
 २, २; ८, ५; १, ५, ३; ४; १, ७; २, २;
 ८; २, ८, ९; शांआ. १, ७; २, ७;
 ६, २०; ८, १; ३; शा. १, २, २, ५; ३;
 २, २; ४, ३, ११; २, ३, ४, ३, ५, ६, १,
 २; ३, १, ४, १, २; २, ३, २, ३; ६, २,
 १; ९, १, १९; ४, २, २, ५; ४, २;
 ४, २, १, ३; ५, २, १, १०; ४, ४, १५-
 १९; ६, ५, ३, ४; ५; ७, ३, १, २८;
 ४, १, १; २; २, २; ४, ५; ३०; ३, १;
 ८, २, १, १, २; १, ३; १, ४; १, ५; १, ७,
 १८; २, ५; ७; १, ६; ७; २, ७; ८;
 ४, १, ७; ८; २, १; १, ५; १, ६; ५, १;
 ६; ७; ६, १, १, २; १, ३; ७, १, ७; ८;
 २, ३; १, ५; १, ६; ३, १, ६; १, ७; ४,
 १, ९; २, ०; ९, २, १, १, ७; ४, २,
 १, ७; ४, ५; ५, १, ५, ३; १, ०, १, ४, ९;
 ४, २, ५; ८-१७; १, ८; २, ८; ३, १;
 ५, २, ८; ३, ३-७; ६; १, १; ६, ५,
 ८; १, १, १, ६, १, ३; ८, ३; ५, ७,
 १; १, २, ७, ३, १, ४; ८, ३, ९; २, २;
 १, ३, १, ७, १; १, ४, ४, २, १; ६; १, ९;
 २, ८; ५, १, २, ३; ४, ५; ६; ५,
 १, ४; ६, ७, ३, ०; ९, १, १, १, ८; १, १,
 ४; ७, ३, ६; ७; १, ४, २; का. १, २,
 १, १; ४, ३; ४, १, १, ४; ३, ०; ६, १, २;
 तै. १, १, १०, ४; ३, ५, ४; ४, ४, २, ५;
 ५, ४, १; २; ६, ७; ७, १, ७, १, ५;
 २, १, ४, ७; ८; २, ५, ५; ३, २, १, ७;
 २; ३; ४; ३, २, २, ४; ५; ९, १, २;
 १०, ३; ३, २, २; ५; ७, १०; १०, २;
 ७, ५, ५, ८, १०, १; तैआ. २, ८, १;
 ५, ३, २; ४, १, १, ३; ८, ६; ७, ४, २;
 तां. ४, ९, २, ०; ५, १, १, ३; ६, ४; ६,
 ४, ६; २, १, १, ३; ४; ५; ७; ८; जै.
 ३, ०; ४, ८; ९, ५; १, ३; १, ४, ०; १, ४, ३;

१, ४, ७; १, ४, ९; १, ५, ७; १, ६, ०; २, ०, ७;
 गो. १, २, ४; ७; ३, १, ९; २, २,
 ३; -त्मना ऐ. २, ७; १, ५; १, ६;
 २, ७; ३, १; ३, ३; ३, ९; ४, २, ३; ५,
 ३, २; ६, ४; ३, ५; ८, ९; ऐआ. २, १, ८;
 ५, १, ५; शां. ८, ३; १, ०, ३; १, ३,
 ३; शांआ. १, १; शा. १, ४, १, ३, ५;
 ८, १, ३, ४; ३, १, ४, १, २; ६, २, १, ६;
 ६, २, ३, ६; ४, १, १, १; ७, ३, १;
 ८; ७, ३, २, १, ७; ४, १, २, ५; २, ६;
 २, १, ८; २, १, ६; ४, ४, ३; ७, २, ८;
 ९, १, १, ३, ३; २, ७; ३, २, ७; ४, १, २;
 ४, २, १, ५; ५, १, १०; २, ७; ५, ३; १, ०,
 १, १, ८; ९; २, ४, ८; ४, १, १, २;
 ५, १, ३; ६, ५, ५; १, २, २, २; २,
 ४, ८; ३, १, ९; १, ३, ५, १, ६; ८, १, ५;
 १, ४, ४, १, ८; २, ३, १; ३, २, ३; ७, १,
 ६; २, १; ४, २; का. १, १, २, १०; २,
 १, ९; तै. १, २, ६, ४; ४, ९, ५; ५,
 ६, २; ६, ६, ५; ८, ७, २; २, १, ५,
 १, १; २, ४, ६; ३, १, १, ५, ८, १, २;
 ८, ८, ९; ३, २, ९, ८; ३, ५, १, ७;
 १, ४, १; ८, २, ०, ५; ९, १, १, ३; तैआ.
 १, २, ३, ८; ९; १, ०, १, ४; तां. ५, ५,
 १, ५; ६, २; ७; १, २, ६, ६; १, ३, २, ८;
 १, ६, १, २, ३; १, ८, १, ६; ८, ६; २, १,
 १, २, ४; १, ३, ३; ४, ८; ९; ३, २;
 ३-६; ४, ५; ५, २; जै. १, ३,
 ४, १; ३, ६, ६, ६; ४, १०, २, ४; जै.
 १, ४; २, ३; २, ७; ४, ९; ६, ३; ७, ४; १०, १;
 १, ३, २; १, ३, ७; १, ५, ३; १, ५, ५; २, ०, ५;
 गो. १, ५, ४; २, १, ७; २, २; १, १;
 -त्मनि ऐ. २, ३, ०; ३, ८; ४, २, २;
 ७, १, २; ३, १; ऐआ. २, ५, १, ३, १,
 २; शां २, २, ८; शांआ. ७, ४;
 १, १, ५; ६; १, ३, १; शा. ३, ३,
 ३, ७; ४, १, ५; ५, ५, ३, ६;
 ७, ३, १, २, ३; १, १, १, ७; ६, ७;
 ३, ३, ३; १, २, ४, १, १, १; ८, २, ५;
 १, ३, ७, १, १; १, ३, १, १, ३, २; ५, १,

१, ३; ५, १, ४; १, ५; ६, ३, २; ७, २, ८;
 ३, ६; का. १, २, २, ७; ४, ३; ४, १,
 ४; ३, ३; ५, २, ४; १, ५; ६, ३, २; ४;
 तै. ३, १, ०, ८, ९; तां. ५, ६, ५; १, १,
 ५, १, १; १, १, ७; १, ७, ५, १; १, २,
 ५, १, १; जै. ३, ६, ५, ८; गो.
 १, २, २, ०; २, १; २, २; ३, १, ९;
 २, २; -त्मने ऐ. १, २, ८; २, ९; ३,
 ४, ८; ४, १; ९; २, ०; ५, २, २; ऐआ.
 २, ३, ७; शांआ. १, १; शा. ३, २,
 १, ३, ०; ४, ५, ६, ३; १, ४, ४, १, ३-
 ७, १, ८; १, ९; ३, ३; ३, १, ८; तै. ३,
 ३, ६, १, १; ७, ५, १; जै. १, १, ८, ३,
 ६; २, १, १, ३; ६, ९; १, २; १, ५; १, ८;
 ४, २, ७; १, ०; ४, ४; २, ३, १;
 जै. १, ७, १; गो. २, १, ७; २, ३;
 -त्मभिः ऐ. ६, ४; शांआ. ६, २, ०;
 शा. १, ०, ४, २, १, ८; जै. १, १, ८,
 ३, ८; ९; -त्मभ्यः का. १, ६, २, ८;
 -त्मसु जै. १, ६, ५; १, ८, ५; -त्मा ऐ.
 १, १, ९; २, २, १; २, २, २; २, ६; ३, ०; ४, ०;
 ३, १, ८; २, ३; २, ४; ४, २, ३; ६, ८;
 २, ६; २, ८; २, ९; ३, १; ७, १, ३; १, ५;
 ८, २; ऐआ. १, १, २, ४; २, २; ३,
 ५; ७; ८; २, २, ४; ३, १; २; ४;
 ५; ७; ४, १, ५, १, ६; १; ३, २, १;
 २; ३; ४; ६; ५, १, २; शां. २, ७; ३,
 ८; ६, १, ५; ८; ३, ५; ९, ६; १, ०, ३; ५;
 १, २, ७; १, ३, ३; ५; ६; १, ३, ५;
 ३; ४; १, ६, ४; १, ०; १, ७, १, ७;
 १, ८, १, ०; २, ०, ३; २, २, ८; २, ३,
 ६; ८; २, ५, १, २; १, ५; २, ८, ९;
 २, ९, ८; शांआ. १, १; २, १;
 ३, ६; ४, ६; १, १; ५, ८; ६, ४;
 ५; ६; १, ०; १, ७; १, ८; ७, ७;
 ८, १; २; ३, ४; ५; ७; १, १; १, १,
 २; ६; १, ३, १; शा. १, २, २, ५; ३,
 २, २; ४, ५, ५; ८, ३, १, ७; १, ९; २, ३,
 १, २, ५; २, ८; २, ९; ३, १, ४, २, ३;
 २, २, २, ३, ८, १, २; ३, ७, ३, ८; ४, १,

† मूपा. 'नः' इति चिन्त्यः ।

२,२५;२,२,१;५; १६;३,१;५०;
 ५,३;३,५,५; १०; ४,१, ५;४;
 ४;५,४,६;५,९,८; ६,१,१; १४;
 ५,२,२,२०; ६,१,१,६; २,१,७;
 २४; २,४;६;९; १२;१३; ३, ३,
 १२; २६;४, २,६; ५, ३,४; ९;
 ४,१;२;१६;६,१,९;१०; २२; २,
 ७;१३;१५; १६;४, ५;६; ७, १,
 २०;२१; २,६; ७,१, १, १८;
 २१;२,७; १२;१३; १४;२०;२,३,
 ४;३,१,२;३;५;६;२३;४,१,२५;
 २,१७; ५,१,१;२१;२,२७; ३२;
 ४३; ८,१,४,१; ३;४; २,१,६;
 ४,१७;१८; ३,४,११;४,३, ८;९;
 १३;१४;१५;१६; १८;१९;८;८;
 ६,१,१०;१२;१३;२,३;१८;७,२,
 ८;१०;११;१३;३,५,९,१,१,४३;
 ४४;२,४;२९;३८;२, १, २२;२३;
 ३,५१;३,१,६;२, ७;३,१५; १६;
 १७;१८;१९;४,१२; १५;१६;४,
 ४,६;८;९; ५, १, ७; ११; ३३;
 २,१२;१३;१६; १०,१, १,६;७;
 ९;१०;२,४; ५;८; ९;२,२,५;
 ३,५; ११; ६, १४;३,५, ७;१३;
 १४;४,१,१;२; २,३; २१;२६;
 २७;२९;३०;५,२; ५,१,३; २,४;
 २३; ४,५; ७; १०; १२; १४;
 १५;६,१, ६;३, २;४, १,५,४;
 ८; ११,१,१,७; ८,६; २,१,२;२,
 ५;६;५,९,१; ६,३, ७; ७,२,६;
 १२,२,३,६;७;४,७; ८,१,१७;
 २,४;९,१,४;७;११;३,१६;१३,
 २,१, ६; २,५, ४;६, ८; ३, ८,४;
 ५,१,६;६,१,९; ११;८,१, १८;
 ३,९;१४,३, २,१,५; ७;९; ११;
 १४;२५;४,२,१; १८;१९; २२;
 २९;३०; ३१; ३, १०; २३;२९;
 ४,३;५, ४,५;६; १६; ५,१-१३;
 १४;१५;१९; ६,२,१३;४,१;५,
 १०;७,७-३१;९,५;२७; २८;११,
 ६;७,१,७;२१; ४१;४२; २,१;३;

६;१०;१७;२३;२४;२६;२७;२८;
 २९-३१;३, ६; ७; १५;२५; ९,४,
 २६; का. १,१,४,१३;३, १,१६;
 १७;१८;१९; २०; २,२,१,४;
 तै. १,१,६,३;४; २,१, १७; २२;
 ६,४;७,६,४;२,६, ५,५;८, ७,४;
 ३,२,१०,३;३,१, ५;७, ५, १;३;
 ७,९;९,३;१०,८, ९; १२,५, ७;
 ९,८; तैआ. १,७,६; २, १३,१;
 १४,१;१५,१;१६,१;१८,१;३,४,
 १;११,१;२;३;५,७,९; ६,१,४;७,
 ३;७,५, १;७, १;८, १,१; २,१;
 ३,१;४,१;५,१;६,१;१०, १०,
 १;११,१; १४,१; २९,१; ३३,१;
 ३४,१;३६,१;६४,१;तां१,४;३,
 ४,३;१३,३; ७,७,१;९,१,७;२,३;
 ७,३,७; १४,९,२०;१६,११,११;
 १९,५,११;११,३; २०,१६,२;३;
 २२,५, २; ८;७,१;८;९, ४; आ.
 २,२३, १५; ऋ. २,८; मं. १, ५,
 १८; ६,३४; २, ४,५; औ. १३७;
 १५७; जैज. १, १४,१, ५;३,१,
 २,४; १४; ३,१; ३; ५; ४,३;३,
 ४,१; सं. ४; गो. १,१, ४; २,९;
 १४;१५;२०;३,१०;४,१८;१९;
 ५,३;४;२३;२, १,३; २६;२, ६;
 ३,२१; २२; ५,४;१४;६, ८;९;
 -मानः सांआ. ६,२०; सा. १४,
 ५, १, २३;५, १५; -मानम् ऐ.
 १,१९;२,३; ३४;३९;४०;३,७;
 २४;४४;४६; ७,६; २२;५, ७;
 १५;३२; ६, ४; २४; २७; २८;
 २९;७,१५; २६;३१; ३३; ८,९;
 ऐआ. १,१,२;४;३,५;८; २,३,
 १;२;६;७;५,१; ३,१,२;२,१-
 ४;६;९,१,२; सां. १,५;२,५;८;
 ७,४;८,३;९,६;१०,३;५; १२,५;
 ७; १३,३;९;१५,१;१६,५;१०;
 १७,१;७; २३,६;२५,१२; २७,
 ३;सांआ१,१;२,१;१७;७,६;६,
 २०;७,४;८,१;२;५;७;११;१३,

१; सा. १,२,४,७;३,४,१६;४,१,
 ३५;३,१०;८, ३,१९;२,२, ४,७;
 ९;३,३,१, ९;४, २१;४,२, १४;
 ६,२,८; १५; १६; ८,५,५; ९,४,
 ७;७,३,४, ५;६,१,१; ५,१,१,२;
 ४,२,४; ६,१,१, ६;२,१,५;८;९;
 २४;२,१२; २७;३, ३,३६; ४,२,
 ६;५,३,५;९;४,१;२; १६;६, १,
 ९;१२;२, १३; ४,५; ७,२,६;
 ११; ८,२,१;७,१,१,२६;२,२१;
 २,१,६;२,८;१४;२०; २,४,२३;
 ३,१,३; ६;२८; ४,१, २५;२,७;
 १९;४,२,३२-३६;३९; ८, १,४,
 २;४;३,१,९; ६,१, १०;२,१८;
 ७,२, ९; ११; १३; १४; १६;३,
 २;५;६; १८; २१; ९,१,१,३३;
 २,४;७;२९;३३;३४;३८;२,१,
 २२;२३;३, ५१;३, १,६;४, १२;
 ४,३,६;४,८; ५,१, ५३;२, १२;
 १३;१०,१,१,१०;२,१;३,७;४,
 १;८;२, १,१;३, १६;१८;४,१;
 २;३-६;८; ५,१;२;९;१०-१३;
 १४;१५;६, १५;३, २, १३;५,१४;
 ४,१,२,२,१;४;२२;२६;२९;३१;
 ५,३;५,१,४;५;२,२३;३,४;५;
 ६;७;९;११;६,३,३;६,५,३; ११,
 १,८,२;३;४;५; २,२,४;३, ३,५;
 ५,२,१;८;४, १;९, १; ७,१,३;
 १२,२,३,६; ७;३, ४, ११;७,१,
 १४;३,२२;८,१,२२;३,३१;९,१,
 ७;९;३,१६; १३,७,१,१;८,१,
 १७; २,८; १४,३, १,९;४, २,५;
 १९;२१;२८; ६,४,१;७,२, ४;
 १६; १८; १९; २८; २९;९,४,६;
 का. १,१,४, १३; २,४, ६;७;३,
 १,२०;४,३,५;२,२,५; तै. १,
 ३,३;४;४,७;७; ८,६;५,७,१;९,
 ७;७,१,२; २,२,४,१;३,२,१;६,
 ४;७,१;५,८, ८;६,४,६; २,७,
 ४; १०,२; ३,१, ५;९,७,४;९,
 ३;१०, ११,१; १२,५, ३;९,७;

तैआ. १, २३, ८, ९; २, ८, १^१; १८, १;
 ३, ११, १; २; ३; ४; ५; ६, २, ५, ८;
 ७, १; ८, ५; ९, १; १०, ५; १०,
 १, ४; ९, १; ६३, १; ६४, १: तां. ५,
 ३, १०; ५, १६; ६, ४, १; ६, ४; ७, २,
 १; ७, ७; ८, १, ५; ६, ९; ११; ९, ६,
 ८; १०, ४, ३; १४, ३, २२; १५,
 ८, २; १६, १, १२; ५, २३; १२, ४;
 १८, ११, १; २२, ९, ४; २४, १३, ३;
 ५, १, ४; ५; ६; २, ३; ८; सं. २, ४,
 ५; जै. ३०; ५, १; १०, १; ११, ३;
 ११४; ११७; १२७; १३०; १, ५९;
 जैड. १, १, ३, ७; ६, ३, ८; १०, १,
 ४; १५, १, २; ३, ७; २, ६, ४, ४; ३, १,
 ३, ३; ३, ५; २, ५, ११; ५, ५, ८; ६, ५;
 ४; ६, ४; सा. २, १, ७; गो. १, १,
 २; ६; १२; २०; ३०; ३९; २, ७;
 १९; २०; ४, १८; १९; ५, ८; २,
 १, ३; ७; २, १; १९; ३, ३; ६; ८;
 २३; ४, १०; ५, ३; ४; ६; ७; ८;
 ९; -स्मानौ श. ७, ४, २, २०.

आत्म-आत्मन्

आत्म-काम- -मः श. १४, ७, २, ८;
 -मस् श. १४, ७, १, २१.
 आत्म-कैवल्य- -स् गो. १, १, ३०.
 आत्म-ज्योतिस्- -तिः श. १४, ७;
 १, ६.
 आत्म-तस् (:) गो. १, १, ६.
 आत्म-दक्षिण- -स् शां. १५, १;
 तां. ४, ९, १९; जै. १६२.
 आत्म-दा- -दाः तै. ३, ८, १८, ५.
 आत्म-निष्कण- -णः शां. १०, ३,
 श. ११, ७, १, २; -णस् शां. १०,
 ३; -णोन् गो. १, ५, ८.
 आत्म(न्य-) न्या तां. १६, १, ९.
 आत्मन्-वृत्- -वृत् ए. १, २२; तै.
 २, १, ६, १; ३, ११, १; -वृत् तै.
 ३, ७, ५, ३.
 आत्मन्वृत्ती- -तीभिः तैआ. १,
 १०, २०.

आत्मन्विन्(-न्+विनि)- -न्वी श.
 १०, ६, ५, १; ७; १४, ५, १, १३;
 तै. १, २, ६, ४.
 आत्मन्विनी- -नी श. १४, ५,
 १, १३.
 आत्म-भैषज्य- -स् गो. १, १, ३०.
 आत्म-याजिन्- -जी श. ११, २, ६,
 १३.
 आत्म-वत्- -वान् जैड. १, ४, २, ११.
 आत्म-विद्(√विद्)- -त् श. १४,
 ६, ७, ४.
 आत्म-विद्या- -द्या श. १०, ३,
 २, १३.
 आत्म-संस्कृति- -तिः ऐ. ६, २७;
 गो. २, ६, ७; -तिम् ऐ. २, ३९;
 -तेः शां. २०, ३.
 आत्म-सुनि- -नि श. १२, ८, १, २२;
 तै. २, ६, ३, ५.
 आत्म-संमित, ता- -तम् श. ६, ६; ३,
 १७; ७, २, २, १७; ५, १, १४; ९,
 २, २, २, १०, ४, १, ३; १४; २०;
 -ताम् श. ६, ६, २, १२; ७, १, १, ३७;
 -तेन श. ६, ६, ३, १७; ९, २, २, २.
 आत्म-स्वरण- -णान् तै. २, ३, ७, १.
 आत्मा(-त्सआ)-हुति- -तिम् श.
 १२, ५, २, १३.
 आत्मे(-त्सई)-धर- -रम् तैआ. १०,
 ११, १.
 आत्म्य(-त्स+य)†- -म्यानाम् तै. ३,
 २, ८, ११.
 आत्म्य-त्व- -त्वम् तै. ३, २,
 ८, ११.
 आत्र(←अत्रि)- -त्रम् आ. जैआ. १,
 ३३६; ५४२; -त्राणि आ. जैआ. १,
 २५०; २५१; -त्रे आ. जैआ. १, २८४.
 आत्रय- -यः ऐ. ८, २२; शां. २२,
 ३; २४, ५; श. १४, ५, ५, २२;
 ७, ३, २२; जैड. ३, ७, ३, २;
 ४, १; ४, ९, २, १; गो. १,
 २, १७; -यम् तां. ६, ६, ११;

-यस्य ऐ. ७, १; गो. १, ३, १८;
 -यात् श. १४, ५, ५, २१; ७, ३,
 २७; -याय श. ४, ३, ४, २१;
 जैड. ३, ७, ३, २; ४, १; ४, ९, २, १;
 गो. १, २, १७; २, ३, १९.
 आत्रयी- -यीम् जै. १४५; -य्या
 श. १, ४, ५, १३.
 आत्रयी-पुत्र- -त्रः श. १४, ९,
 ४, ३१; -त्रात् श. १४, ९, ४, ३१.
 आथर्वण(←अथर्वन्)- -णः श. ४,
 १, ५, १८; ६, ४, २, ३; १४, १, १,
 १८; २०; २५; ४, १३; ५, ५, १६;
 १७; १८; १९; २२; ६, ७, १; ७, ३,
 २८; जै. १८६; गो. १, १, ५;
 २२; -णम् तां. ८, २, ७; १२, ९,
 ८; १६, १०, ९; जैआ. १, ३३१; २,
 १२, ९; आ. १, ३१२; ३३१; २,
 २, ९; जै. १८६; गो. १, २, १८;
 ३, १९; -णस्य गो. १, २, १८;
 -णात् श. १४, ५, ५, २२; ७, ३,
 २८; -णान् गो. १, १, ५;
 -णानाम् गो. १, ३, १९; -णानि
 तां. १२, ९, १०; -णाय श. १४,
 ५, ५, १७; गो. १, २, १८; -णैः
 गो. १, १, ५.
 आथर्वणी- -णीभिः गो. १, २, १८.
 आदत्, आददान-, आदम् आ/दाद्र.
 आ-दृश(√दृश्)- -र्शम् तै. ३, १२,
 ९, २; सा. ३, ४, ४; -र्शे ऐआ. ३,
 २, ४; शांआ. ६, २; ११; ८, ७; श.
 १४, ५, १, ९.
 आ-दशम- -म् ऐ. ४, २४.
 आ/दह, आधक् तै. २, ४, ३, १.
 आ/दा(→√दद्), आदत्ते ऐ. ३, ३१४,
 १; ७, २३; २४; श. १, १, २, १, ४;
 १; १०; १९; २, १, ३; १४; ४, ३; ४;
 ३, १, २०; २२; ३, १; ४, ५, १; ७,
 १, ११; ८, ३, ११; ९, २, १; २, ६, १,
 १४; ३, २, १, २३; २४; ३, २, ४;
 ३, ७; ९; १०; ४; १, २०; ४, १०; ५,

† 'आत्मेय-' इति मैसं ४, १, ९ । ‡ मुपाठे स्वराभावश्चिन्त्यः ।

१,२६;२,४,४,४; ६,१,४;३,१४;
 ४,४;७,१,१;७,३,९;८,१,१;५;
 ११;२,१३; १८;९,२,१३; १४;
 ४,१;३; ४,१,१,२८; २,५,३;
 ३,५,९;२१; ५,२,१७; ५,२,४,
 १५;१६;३,१,१३; ६,३,१,३८;
 ३९;४०;४१; ४३;४४; ११,१,
 ६,२४; १२,९,२,१०; १३,१,१,
 १;२,१;२,७,१; १४,१,२,७;३,
 ३२; २,१,६; १६; का. १,६,
 १,३०; २,१,२,३; ३,८; ९;
 २१;४,२; १२; २,२, २; ३; तै.
 १,४,२,४;३,२,२, १;९, १;३,७,
 ६;८,३,२; आदत्ते श. १,२,४,३;
 ९,२,१; ४,२,१,१३;६,१, ५; तै.
 ३,२, ४,३; तैआ. १,२,१; ५,२,
 ५;४,११; ७,१;५,८; ४. १, ४;
 ३,८-१०; जै. १९; २२; जैउ. १,
 ६,३,२;२,१,२,९; ४,७,१,३; २,
 १३; गो. २, ४, १७; १९; ५,२;
 आ...दत्ते ऐ. ४, ६; ५, ११; तै.
 २,७,१८,३; गो. २,५,२; ६,११;
 आ...ददाति तै. १, १, ६, ११;
 आददाते श. ३, ३, ४, २६; का.
 १,५,१, ३७; आददते श. ३, ३,
 ४,२६; ६,३,१०; ५, २,३,२;४,
 १५; ११, ४,३,२; तै. १, ५,१०,
 ४; ५; ६; आददते ऐ. ४,६;
 शांआ. २,१०; श. ११, ४, २,१,
 तां. २, १, ४; ३, ७; जै. ११;
 जैउ. ४, २, ३; गो. २, ५, २;
 आददे श. १,२,४, ४; ३; ३,५,४,
 ४;६,१,४;७,१,१;९,४, ३;४; ६,
 ३,१,३८; ७,३,१, २३; १४, १,
 २,७;२,१,६;९,४, ५;७; ११;
 का. १,१,२,१२; तै. ३, २,९,१;
 ७,४,२; तैआ. १, ३०, १; ४,२,
 १;८,१;९,७,१; आ...ददे तै. ३,
 ७,१०,१; आददे तै. ३, १०,११,
 ४; तां. ७, ५, २; आदास्यते श.

३, १,२, १७; आदास्ये जैउ. १,
 ६,२,१०; आ...ददतु ऐ. ६,३५;
 आदत्स्व जैउ. ४, १०, ३, १०;
 आदध्वम् जै. १९०; आददै
 जैउ. १, १, १, २; आददानि जैउ.
 १,३,१,७; आदत्त श. २, १, २,
 १८; ३,१,२,१९; ११, ४,३,३;
 ८, ३, ७-१०; ११; १३, ५,४,
 २१; तै. २, ६,१३, २;७,११,१;
 १८,३; तां. ६,१,४; ७,५,२; ४.
 १, ६; जै. ११७; जैउ. १,१,१,
 ३-५;६,२,११;३,२; आ...अदत्त
 तै. २,५,४,२; आददत्त ऐ.५,११;
 तै. १,५,१०,२;३; जै. ११;२२;
 गो. २, ६, ११; आददीत शां.
 १८,६; श. १,८,३, १२; ११,४,
 २,२;७; १४, ५, ४,१२; तां. ७,
 १,७; ४. ३,८;१०; सा. १, २,७;
 जै. २७; आददीय जैउ. ४, १०,
 ३,९; आदित ऐ. ५, १४; ७,२३;
 २४; आ...अदित श. ११, ५,४,
 १३; का. १, १, २, १२; आ...
 अदिपत श.११,४,३,४; आदिथा:
 जै. १०८; आदम् श. ७, ३, १,
 २३.
 आदापयति शां. ३,३.
 आदित्सन्त तां. ७, ५, ६; जै.
 १८५.
 आ-त्त,त्ता- -त्त: श. ११, ८,३, ७;
 -तम् ऐआ. २,३,६; श. ११, ८,
 ३,८-१०; तां. १३, ७, १२; १३;
 मं. २,२,१०; -त्ता श. ११,८,३,
 ११; -त्तेषु तां. ७,५,२.
 आत्त-कर्षण- -णानि सं २.
 आत्त-वचस्- -स: श. ३, २, १,
 २३;२४.
 आत्त-वीर्य- -र्यम् ऐ. ८, २३; तै.
 १,५,३,१;२;३.
 आत्त-सोमपीथ- -था: श. १३,
 ५,४,१९.

आ-वृदान,ना- -न: श.१,२,४,१६;
 २,५,३,६;११; ४,२,२,६; का. २,
 २,२,९; जैउ. १,९,३,१; २,५,३,
 २; -ना श. ३, ५,१, २१; तैआ.
 ६, १, ३; जै. १३६; -ना: श.
 ११, ६, ३,८; १४,६,९, ६; जै.
 १५०; -नौ श. ४,२,१,१४.
 आ-दातुम् जैउ. १, १,१,६; ४,१०,
 ३,१०.
 आ-दातु- -तार: ऐ. २,१६.
 आ-दान- -नम् श. ११, ४,२,२०;
 -नस्य श. ११,४,२,१.
 आ-दाय ऐ. ३, ३९; ५, ११; ७,
 १४; १५; ८, ११; शांआ. ३,३;
 श. १,३,४,१०; २, ३,१, १७;३,
 ८,४,२,१६; २३; ५,२, ३०;४६;
 ३,६; ११; ६, १, २३; ३४; ४१;
 ४४;२,७; ३,३,१,५;३, १४; १५;
 ६,३,१३;७,३, ७; ८;८,१, ६;९;
 २,२३;९,२,९; ४,३,१,१,४,१४;
 १९;६,८,५;७;१२;१७; ५, १,५,
 २८; २,१,१; ६,३,१, ४०; ४,
 ३,९; ७,४,१,३९; ४१; ४२; ८,
 २,१,११; ३,१,५;४, १, ६;६,
 २,३;७,३, १५; ११,४,२, ६;८;
 ३,८-१७;५,१, १३; १२,४,१,५;
 ३,३; १३, ५,४, १९; २२; १४,
 १,१,७;३,२;५,१,१५; ७,१,१२;
 ८,१,१;९,४,५; का. १,३,१,१०;
 ५,१,२७;३८;२,५;१०;६,१,१५;
 २३;२७;२९;२,४;२,२,४,४;१६;
 तैआ. १,१४,१;२३,४; तां. ७,
 ५,६; ९,१,५; २१,१४,५; तै. ३,
 २५; ४. १, ६; ३, १३; जै. ४;
 ७३;१२७; २०१; जैउ. १, १,२,
 २; १७,१,९;२,२,१,१; ३, १,५,
 ३; सा. ३,९,१; गो. २, ६, ११.
 आ-दायिन्(णिति)- -बी ऐ. ७,२९.
 आ-दित्यमान- -म् जै. १८५.
 आ-दीयमान- -ने श.१४,४,२,२२.

† 'आदित्सन्तः' इति शत रूपं C. P. सा. सम्मतोऽयं पाठः । मपा. त. 'आदायम्' ?

भा-दार(√E)- रा: श. ४,५, १०,
४; १४, १, २, १२; तै. १, ४, ७, ६;
-राज् श. ४, ५, १०, ४; ५; १४, १,
२, १२; तै. १, ४, ७, ५; ६.

आदि- -दि: तां. ८, ९, ११; ष. ३,
१; जैठ. १, ३, २, ४; ५, २; १०, १,
२; १८, ४, ६; जै. ११०; -दिना
जैठ. १, १०, १, ५; -दिम् जै. १९;
२७; जैठ. १, ३, १, ७; २, १, २,
९; ४, ७, २, ३; १३; गो. १, १, २७.

आदि-तस्य(:) ऐआ. २, ५, १; गो. १,
१, २४; २६; २८; -दित:ऽदित:
गो. १, १, २८.

आद्य(दिसअ)-न्त- न्तयो: गो. २,
६, १२.

श्राय- -म् सा. २, ४, ३; गो. १,
५, २३.

आद्य-वाक्-प्रस्ताव- -वे आ. १.

आदित्य, द्या (←अदिति, भा√दा)-
-०त्य श. ४, ५, १८; ६, ७, २, १;
३, ८; तैआ. ४, ४, १, ४; ६; सं. १, ७,
१०; २, ५, १४; १५; १६; -त्य: ऐ.
१, ३; ७; ११; ३०; ३, ३४; ५,
२५; २८; ३०; ३१; ३२; ७, १२;
२०; २४; ३४; ८, २७; २८;
ऐआ. १, ४, २; २, १, १; २; ५;
७; ४, १; २; ३, १, २; ३; ४;
शां. ३, ३, ५, ७; ६, १; ६; १४; ३;
५; १८, ४; २५, १; ३; ६; २७,
५; शांआ. १, ४; ५; ४, १२; ७, ४;
५; ८, ३; ६, ७; १०, १; ४; ११,
२; ५; ६; श. २, १, २, १८; २, ३, ९;
६, ३, १४; ३, १, ३, ४; २, २, १३; ३,
६; ९, ४, ७; ४, १, २, ६; १४; ५, १६;
२, ५, ९; ३, ५, १६; ५, १, १, ५, ३, १,
४; ४, १६; ५, २, ७; ६, १, २, ३; २०;
३, १७; २, १, २, ६; २, ३; ६, ०; ३;
१, १५; १८; १९; २०; २९; ३, १०;
४, १, ८; ११; ३, ९; १०; ४, १०; ५,
१, ७; ४, २; ७; ९; ७, १, २; ३; ५; ८;
१७; २५; २६; २, १; ४; ९; ३, ११;

४, ४; ७, १, १, २३; ३४; २, ५; २१;
३, २, १०; १२; १३; १८; ४, १,
९; १०; १७; १७; २०; ५, १, ६;
३६; ३७; २, १७; २७; ८, १, २,
१; २, १, ९; ३, १, ११; ४, १, १२;
४, ८; १०; ५, १, १०; २, ३; ४; ६; ८;
१२; ५, ३; २; ४; २; ६, १, १८; ७,
१, ५; ९; १५; १७; २०; २१; २,
१; ५; ७; ११; १३; ३, १०; ९, १,
१, २, ३; २, ४; २, ४; २, १, २, १; २, ६;
३, १, २; १४; ३, ०; ३, १, ३; ६; २५;
४, १, ८; १५; २, ४; १८; १९; २१;
५, १, ३; ७; १०, २, ४, ३-६; ५, ४-८;
६, १६; ३, २, ६; ३, ७; ४, ४;
४, १, २१; ५, १; २; ५, १, ४; २, ४;
४, ३; ४; १५; ६, २, ३; ६; ९; ११;
११, २, ७, ६; ४, ४, १; ५, ७, १०;
६, २, २; ३; ३, ६; ८, २, १; ३, ११;
१२, १, ३, ५; १४; ३, ४, ८; ४, ४,
६; ७; ८, २, ३; ६; ३, २४; १३, १,
७, ३; २, ६, १; १०; ३, ३, ३; ८, ६;
४, ३, ७; ४, ११; ५, १, ५; ४, २६;
८, १, ११; १४, १, १, ६; १०; ३२;
३, ३; २, १, २; ३; ४; १६; २, १७;
३, २, २४; ४, १, १५; ३, १९;
३, ३; ५, २, ३; ५, ६; ६, १, ६; ७, १२;
९, ४; ८; २१; ८, ६; ३; ९, १, १२;
का. १, १, २, १२; २, १, ११; १३;
३, ७; ६, ३, १०; तै. १, १, ६; ३; ५;
२, ३, ३; ४; ३, ६, ४; ४, १०, १; ६;
५, ३, ४; १०, १; ६; ७; ६, ६; २, २,
१, २, ६; ९, ५, २; ६, १; २; ३; ५;
११, १, २, ३, ७; ६, ४; ३, ३, १; २;
६, १; ४, ६, ७; ७, १, ५, २; १८, ४;
८, ७, ६; ३, २, ५, २; ७, ५, ४; ६;
२, ३; ७, ५; ८, १०, ३; १७, २; २०,
२; ९, ४, १; ५, ४; २१, २; २३, २;
१०, ९, १३; ११, ७; ११, १, ११;
९, ७; १२, ५, ८; तैआ. १, २, ४;
१०, ५; ७; २०, १; २३, ५; २, १;
१३, १; ३, ७, ४; ४, १, २; ४;

४२, १; ५; ५, ३, ५; ४, ८; ९; ६, ४;
७, १०; १२; ९, २; ३; ११; १०, ६;
११, १; ५; १२, १; ६, ५, ३; ७, ३,
२; ५, २; ७, १; १०, १, १; ७; १३;
१; १४, १; १५, १; ६३, १; तां. ४,
६, ४; २३; ६, २, २; ५, १; ७, २४;
१०, १, १०; ४, १; ५, २; ७, ५;
१२, १०; १२, १०, ६; १५, ५, ९;
१६, १३, २; २०, ५, ३; १५, ३;
२१, ४, ७; २३, १७, २; जै. ३;
४; १; ७; ८; ९०; ९७, १०६;
१११; ११४; ११७; १२९; १४५;
१६८; १७५; १८६; जैठ. १, १,
१, ५; २, १; ४, १; ५, २; ६, १, ८; ७,
१, ४; ८, १, २; ९, १, ७; ११, १, ५;
६; ९; २, ४; १०; १२, २, ९; १५,
३, १; १८, १, ६; २, ७; २, १, २, ३;
३, ३, ८; ४, २, ४; १२; ५, ३, ५; ३,
१, १, ४; ३, १, ४, २; ९; २, १, २;
५, ४; ३, ३, ११; १२; ४, १, ६;
५, ८, ६; ८; ६, ५, १; ७, ६; ७, २, ७;
४, ७, १, १; २; ८, १, १; २, ६; ११,
१, ९; ११; ३, ६; १२, १, ११; १२;
२, २; ४; ष. १, १; २; २, ४; ५; १०;
४, ५; सा. ३, ८, २; गो. १, १,
२९; ३३; २, १; ९; १६; २२; २४;
३, १४; ४, ३; ८; ५, २५; २, १, २५;
२, १९; ४, ९; ५, ७; ६, १२; -त्यम्
ऐ. ४, ७; १८; १९; ऐआ. ५, १, १;
शां. २, २; ५, ७; ६, १०; १२, ४;
२०, ४; २४, ३; ४; शांआ. १, ५;
४, ७; १२; १०, ४; ११, १; वा. ३,
२, ३, १; ७; ४, १, २३; ४, ६, ५, ५;
५, ३, १, ४; ६, १, २, १०; ३, १, २९;
२, २; ३, १०; १६; ४, ३, ९; १०;
५, ३, ३; ७, १, ५; २५; २, ९; ४, ७;
७, १, १, ३; ३, २, १०; १८; ४,
१, १०; २०; २, २३; ५, १, ६; ३६;
३७; २, १७; ८, २, १, ९; ३, १,
११; ४, ४, १०; ५, ४, २; ७, १, १५;
१७; २, १; ४; ५; ९, १, २, ४०;

२,३,१४; ४,२, १९;२३; १०,२,
 ५, ४-८; १५; ३, ३, ८; ५, ४,
 ३; ४; १४; ६, १, ८; ५, ३; ११,
 ६,२,४; ७,८,३,५; १२, १,३,५;
 १४; ९, २, ११; १३, २, ६, १, ६,
 २,२०; ८,४, ७; १४, २, १, ३;
 ४; १६; ६,२, १३; ७, १२; ८, १२,
 १; ९, १, १८; ३, १४; तै. १, १, ६,
 ५; २, ४, १, ३; ६, ७; ४, १०, १, ६,
 १०, ५; ७, ३, ३; ८, २, ३; २, १, २,
 १०; ६, ५; ११, १; ३, ९, ४; ३, २, ७,
 २; ७, ४, ३; ९, २०, २; २१, १; १०,
 २, १; ११, ७, ४; १२, ५, ८; तैआ.
 १, २, २, १०; २, २, १; १५, १; ४,
 ४, १, ३; ४; ५, ३, १; ४, ९; ६, ९, ७,
 १२; तां. ४, ५, २; ३; ११; ६, ११;
 १३; ६, ६, ८; ७, ४, ७; ९, ७,
 ७; १२, १०, ६; १४, ११, १४;
 १६, १२, ४; १८, ९, ९; २१, १०,
 १९; २४, ६, २; २५, १०, ११;
 जे. ६; १४; ११७; १८२; जैउ.
 १, १, २, २; ३, ५; ६, १; ४; २, ३,
 ७; ९, ३, १; ११, १, ६; १५, ३, १;
 १८, ३, १; ३, २, ५, १०; ३, ३, १३;
 ४, ९; ५, ८, १; २; ५; ९, १; २;
 ६, ५, १; ४, ८, २, १; ४, ४, ५; ६;
 सा. १, ३, २; २, ४, ९; गो. १, १,
 ६; १९; ३६; ३९; २, १; १७; ३, १०;
 ४, ८; ५, १८; २, १, २५; ४, ९; ६,
 १४; -त्यथा तै. १, ८, ३, २;
 -त्यस्य ऐ. ३, ११; ४, १८; १९;
 ८, २८; ऐआ. २, १, ७; ३, ७; ३, २,
 ५; शां. ३, ३; १०, २; ११, ४; २५,
 १०; शांआ. ४, ८; ९; ८, ८; शा.
 ३, ९, २, ७; ७, ३, २, १९; १०, २, ६,
 १७; ५, ४, ४; ११, ७, ४, ४; १२, १,
 ३, ५; १४; १३, ८, १, ९; ३, २; १४,
 ५, ५, ६; का. १, १, २, १२; तै. १,
 २, ४, २; ४, १०, ६; ५, १०, ६; २,
 १, ४, ८; ३, ७, २; ३, ४; ८, ७, ५;
 ३, १, ६, ३; ९; २०, २; १०, ९,

११; ११, ५; ११, १, १०; १०, ४;
 तैआ. १, १०, ६; १५, १; २, १५,
 १; १०, ६४, १; तां. ४, ५, २; ९;
 ६, ६; १३; ५, ५, १७; २०, १५, २;
 २१, ४, ७; ४, ४; जैआ. १, ११८;
 २, १३-१८; जै. ४; ११७; जैउ. १,
 ९, ३, १; ११, २, २; १४, ३, ५; ३, १,
 २, ७; ४, ८, ३, ६; आ. १, ३९७;
 ५६५; २, ५, २; २५, १०; गो. १, २,
 १८; ४, ८; -त्या शां. १, ७; शा.
 ३, ३, १, २; ६, ६, १, ८; तै.
 १, ८, ३, २; -त्या ऐ. १, १०;
 १६; २, १८; ३७; ३, २२; २९;
 ३४; ४२; ४, १७; ६, ३४; ३५;
 ८, १२; १४; १७; १९; ऐआ. ५,
 १, १; ४; शां. १२, ६; २७, ३; ३०,
 ६; शांआ. १, ७; ४, ८; १२, १;
 शा. १, ३, ४, १२; ५, १, १७; ३,
 १, ३, ३; ४; ५, १, १३; ४, ३, ५, १;
 २; ३; ५, ७, २; ५, ५, २, १०; ६, १,
 २, ८; १०; ५, २, ५; ३, १०; ४,
 १७; ६, १, ८; ११; ४, १२; ८, २, १,
 १०; ४, ३, १६; ६, १, ७; ३, ३;
 ११, ६, ३, ५; ८; १२, २, २, ९; १०;
 ३, ४, १; १३, २, ६, ६; १४, १, १,
 १५; ६, ९, ३; ६; तै. १, १, ९, ८;
 ४, १, ५; ८, ८, १; २, १, १०, १;
 २, ३, ५; ६; १०, ५; ४, ४, ८; ६,
 १९, १; ७, १५, ७; ८, २, १; २; ६,
 ५; ८, ४; ३, १, ३, १; २, ९, ७; ३, ९,
 ७; ६, २, १; ७, १२, १; ८, १८, २;
 ९, ४, ७; २१, १, १०, ३, १; ११, ६,
 १; तैआ. १, ७, ५; २, ३, १; ३, ८,
 २; तां. १, २, ७; ६, ६, ७; १३, ९,
 ५; १६, १२, १; १८, ८, १२;
 २४, २, २; १२, ४; ७; २५, १, ३;
 १५, ४; १६, २; जै. ८८; ९९; ११७;
 १३३; १३६; १३७; १३९; १४१;
 १८८; जैउ. १, ४, ४, ६; ४, २, ९;
 ४, ३, ७; ४; दै. १, १७; गो. १,
 २, १५; ४, ८; २३; ५, ११; १५; २,

२, १३; ६, १४; -त्यात् ऐ. ५,
 ३२; ८, २८; शां. ६, १०; ४, ४,
 १, १, २, ३; ८, ६, १, १४; ७, १, ९;
 ९, २, ३, १३; २३; ४, २, ४;
 १०, ५, १, ४; १२, १, २, १; २;
 १४, ६, ७, १२; ९, १, १८; ४, ३, ३;
 तै. २, ३, ९, ३; तां. २, ३, १७, २;
 ५, ४, ६; जै. ४; जैउ. ३, ४, १,
 ७; गो. १, १, ६; ४, ७; -त्यान् ऐ.
 ६, ३५; शां. २२, ५; शा. ३, ५, १;
 १७; ४, ३, ५, १३; १९; ५, २, २,
 ८; ८, १, २, २; २, २, ९; १३, १, ६,
 २; १४, २, २, ७; तैआ. १, १, ३;
 २१, २; तां. १६, १४, २; मं. २,
 ४, ४; जै. १३६; १४१; गो. १,
 ४, ८; ५, १८; २, २, १५; ६, १४,
 -त्यानाम् ऐ. ४, १७; शां. १६,
 १; २; १८, १०; ३०, १; शा. ४,
 ३, ५, १; १३; १९, ४, ५, १९; ८, ४,
 २, ८; १३, १, ६, २; तैआ. १, ३,
 ४; १५, १६; ३, ९, १; ४, २०, ३; ६,
 १२, १; तां. १, ७, २; १४, ३, २, २;
 २४, २, २; १२, २; २५, १, २; १६, १;
 जैआ. १, ३, ९, ७; ४३६; ५२२; आ.
 १, ४३६; ५२२; जै. १३९; जैउ.
 ४, २, ९; दै. १, १८; मं. २, ८, १५;
 सा. १, १, १४; गो. १, ४, ८; २,
 २, ९; -त्यानि शा. ४, ४, ५,
 १९; १४, ९, ४, ३, ३; आ. २, १४,
 १-६; -त्याम् शां. १६, ३; तै.
 १, २, ५, २; ८, ३, २; -त्याय ऐ.
 ५, २८; शा. १०, ६, २, ६; तैआ.
 १०, २, १, ३; १, ४, १; मं. २, ५,
 १४; जै. १३२; गो. १, २, ९;
 -त्यायाः तै. १, ८, ३, २; -त्यासः
 ऐ. ३, २९; शांआ. १२, १; शा.
 ४, ३, ५, १५; तै. २, ७, १२, ६; ८,
 १, ६; २, १; -त्ये ऐ. ४, १९; शां.
 १, १; २, ८; १८, ५; शांआ. ६, २; ३;
 शा. ६, ६, ४, ३; ७, १, १७; ४, १४;
 ७, १, १, ३५; २, १, १, ४, २, २०;

१०,३,५,३; ६,२,३; ११,६,२,२;
 ३; १२, ७, ३,३; १३, २, १, ५;
 १४, ५, १,२; ५,६; ६,७,१२; ९,
 १२; ७, १, ३-५; तै. १,१,६,१;
 २,६, ६; ३, २, ५; २,२,१०,२; ३,
 ११,१,१२; तैआ. १,१२,१; २२,८;
 २,११, १; ३, ११,६; ७,६,२; ८,
 ८,५; ९,१०,४; १०, १३, १, ६,३,
 १; तां. ५,५, १५; १२,६,८; ५,
 ५,१०; जै. १,६५; जैउ. १, ८,३,
 २; ५; १३,२, ७; १४, २,१; ४,८,
 ३,३; १०; ८, ५,३; गो. १, ३, १४;
 -त्येन ऐ. ५,२,८; २९; शां. ८, ८;
 १४, १; अ. ४, ५, १, १; ६, १, २, ४;
 ८, ७, २, ११; १०, ६, २, ११; ११,
 २, ६, १२; ४, ४, ७; १२, २, २, १;
 १३, ६, १, ९; १४, ६, १, ६; ७, १, २;
 तै. १, ८, ४, २; २, १, ११, १, ३;
 १०, ९, १५; तैआ. ४, ४, २, ५; ७,
 ५, २; तां. १०, १, १; जै. ११७;
 जैउ. ३, २, ५, ११; २, ५, १३; गो.
 १, १, ३६, ४, २०; -त्येभिः शां.
 २६, १३; -त्येभ्यः ऐ. ३, १३; ६,
 ३४; शां. ३०, ६; शा. १, ८, ३, ८;
 ३, १, ३, २; ५; ५, १, १३; ४, ३, ५,
 ६; १०; १२; ५, ५, २, १०; ८, ४, २,
 ८; तै. २, २, ३, ७; ३, ३, ९, २; ७,
 ४, ७, ९, २, १, १; तां. १, ९, ११;
 १६, १२, १; जै. १३६; १४१; गो.
 १, ४, ७, २, ६, १४; -त्येषु तै. २,
 १, १०, २; ३; जै. १३३; -त्यैः ऐ.
 १, २, ४; शा. ३, ४, २, १; ५, २, ७;
 ८, २, २, ९; ११, १, ३, १; तै. २,
 ६, ७, २; ८, २; ३, २, ९, ७; ६, १३,
 १; ७, ५, १०; तैआ. १, २०, १;
 २७, १; ४, ६, १; ५, ५, १; गो. १,
 ५, १४; २, २, २.
 आदित्य-ग्रह- -हः ऐ. ३, २९; शां.
 १६, १; ३०, १; शा. ४, ३, ५, १६;

२३; -हस्य शां. १६, १; ३०, १;
 शा. ४, ३, ५, २३; -हेण शां.
 १६, १; ३०, १.
 आदित्य-ज्योतिस्- -तिः शा. १४, ७,
 १, २; -तिषम् शा. १३, ८, १, ११.
 आदित्य-स्व- -म् का. १, १, २, १२;
 जै. ११७.
 आदित्य-देवत- -त्तः शा. १४, ६, ९,
 २१.
 आदित्य-देवत्य- -म् तां. १५, ५, ९.
 आदित्य-नामन्- -मानि शा. ५, ३,
 ५, ९.
 आदित्य-पान्न- -न्नम् शा. ४, ३, ५, ९;
 ५, ५, ८; १२; -त्रेण शा. ४, ३, ५, ६.
 आदित्य-मंडल- -म् शा. १०, ५, ४,
 १५; तैआ. १, २, १.
 आदित्य-रश्मि- -श्मयः जैउ. २,
 २, ४, १०; ३, ३, १०.
 आदित्य-रुद्र-मरुद्-वसु- -वः ५,
 ४, ४.
 आदित्य-लोक- -कम् तां. ४, ६, ३;
 २४, ६, २; -काः शा. १४, ६, ६,
 १; -केषु शा. १४, ६, ६, १.
 आदित्य-वत्- -त्ते ऐ. २, २०; शा.
 ३, ९, ४, ९; १४, २, २, ७; तैआ.
 ४, ९, १; ५, ७, १०; जै. १६४;
 -वन्तम् शां. १२, ७; -वान् तैआ.
 ५, ७, ११.
 आदित्य-वती- -तीम् तै. ३, ७,
 ७, १३; -तीषु तां. ९, ७, ६; ७.
 आदित्य-वृनि- -निः शा. ३, ५, २, ११.
 आदित्य-वर्ण- -म् तैआ. ३, १२, ७;
 १३, १.
 आदित्य-व्रत- -म् आ. २, २३, १९;
 जैआ. २, २३, १३.
 आदित्य-सवन- -नम् शा. ४, ३, ५,
 १२.
 आदित्य-सामन्- -म जैआ. १, ३;
 -मनी जैआ. १, ३३२.

आदित्य-स्थाली- -ली शा. ४, २, २,
 १६; तै. १, ४, १, ५; -लीम् शा. ४,
 ३, ५, ९; -हया तै. १, ४, १, ५.
 आदित्या(-त्यऽआ-)ङ्गिरी- -सीः
 शां. ३०, ६.
 आदित्या(-त्यऽआ-)त्मन्- -त्मा आ.
 २, २५, १०.
 आदित्यानाम(म्ऽअ-)यन्- -म् ऐ.
 ४, १७; शां. १८, १०.
 आदित्या(-त्यऽआ-)रम्भण- -म् ऐ.
 ३, २९.
 आदित्या(-त्यऽ अ-)र्क-पुष्प- -प्ये
 जैआ. १, ५६५.
 आदित्ये(-त्यऽइ-)ष्टि- -ष्टिः शा. ११,
 ५, २, ४; -ष्ट्या गो. २, १, २५.
 आदित्यो(-त्यऽउ-)पस्थान- -म् सा.
 १, २, ५.
 आदित्यौही(←त्यऽवह्)- -हीः तां.
 २१, १, ७.
 आदिनव-दर्श- -शंम् तै. ३, ४, १६, १.
 आ/दिश्, आदिशति शा. १, १, २,
 १८; १९; २, १, २२; ७, १, ६; १९;
 ८, ३, २४; ३, ७, ४, ३; का. २, १, २,
 १४; ४, २०; आदिशति शा. १, ७,
 १, ६; १९; ३, ७, ४, ३; का. २, १,
 २, १४; आदिशामः जैउ. ३, ६,
 ४, १; आदिश जैउ. ४, ५, ५;
 आदिशेत् शा. १, ६, २, ७; ३, ५, २,
 ८; ५, २, ४, २०; का. २, १, ४, ५;
 २, २, ५; ९; आदिशेत् शा. १, ३,
 २, १०.
 आ-दिश्- -शः शा. २, ४, ४, २४;
 ३, ८, ३, ३५; का. १, ३, ४, १४;
 -शम् शा. ४, २, १, १२.
 आ-दिश्य ऐआ. ५, १, ४; शा. १,
 ३, २, ६.
 आ-दिष्ट, ष्टा- -ष्टम् शा. १, १, ४, २४;
 ७, ४, १०; आ. १; -ष्टा शा. ११,
 १, ५, ११; -ष्टाः का. १, २, २, ४;

† 'आ-दिनव (←√दिव्+त्युट् वर्णविनिमयो गुणाभावश्च)+दर्श-' इति भा. 'आदीनवो दोषस्तं पश्यति' इति म. 'आदि-नव-दर्श-' इति द.

-ष्टाभ्यः का. २, १, ३, २५; -ष्टाम्
 ऐ. २, १६; -ष्टेभ्यः दै. १, ३.
 आ-दिष्ट-दक्षिण(ण→)णा- -म् श.
 ६, २, २, ४०.
 आ-दिष्ट-सामन्- -मनी जै.
 १२९; १३२.
 आ-देश- -शः श. १४, ५, ३, ११;
 तैआ. १, ३२, २; ७, ११, ४; ८, ३, १;
 जैउ. ४, १०, ४, ४; ११, ३, १२;
 -शाः श. १०, ४, ५, १.
 आ-देशम्(णमुल्) तै. ३, ३, ८, ८.
 आ-देश्च- -ष्टा ऐआ. ३, २, ४; शांआ.
 ८, ७.
 आदीधी- आ/धी द्र.
 आ/दीष्, आदीष्यात् श. ६, ६, १,
 २३; २४.
 आ-दीप्त, सा- -सः तै. २, १, १०, २;
 -सा तां. २, १७, १; -साः श.
 १४, १, ३, १५; १६; -सायाम् तै.
 २, १, ३, ९.
 आ-दीप्य श. १२, ४, ४, ६; ७; तैआ.
 ५, ४, ५.
 आ/द, आद्रियते श. ३, ३, ४, १४;
 आद्रियते श. २, ३, ३, ८; जै.
 १६१; जैउ. २, ५, २, २; आद्रियन्ते
 ऐआ. १, १, १; आद्रवते जैउ. ३,
 १, २, १; आद्रवम् श. ३, ८, ३,
 २८; ११, ६, २, ५; आद्रियन्त ऐ. ६,
 १७; आद्रियेत ऐ. ३, ३, ७; ६, २४;
 शां१७, १; २४, १; २७, १; २८, ८;
 श१, २, ५, २१; ३, १, २१; ५, ३, २३;
 ७, ४, २२; ९, ३, १९; २, १, ४, ३-
 ५; २८; २, १, ५; ९; २, १७; ४, ३,
 १०; ६, ३, १७; ३, ३, ४, १९; ६, ३,
 २; ८, १, १६; २, २५; ३, १६; ४, २,
 ३, १८; ३, ४, १२; ४, ५, १७; ५, १,
 ३, ११; २, ३, १; ८, ६, १, १६; ९,
 १, १, ३९; २, १२; १६; १०, ५, २,
 ६; ११, ५, १, ९; १२, ४, १, २; २,
 ८; का. १, १, २, १२; ४, २-५,

२५; २६; २, १, ३; ६; २, ११; १२;
 ३, १२; ६, ३, १०; २, २, ३, ९; १३;
 १९; जै. ६२; ९०; १३९; जैउ. ३,
 ३, ३, ६; गो. २, ३, ३; आद्रियरन्
 श. ४, ५, २, १; १०, १; आद्रयाः
 ऐ. ५, १४; श. ११, ५, १, ९.
 आ-दत्तव्य- -म् गो. १, १, २५.
 आ-दत्त्य जै. १३०.
 आ-दत्त्य- -म् ऐ. १, ४; ११; २, ३;
 २२; २३; २६; ३, १८; ३७; ऐआ.
 १, २, ३; ४.
 आ-द्रियमाण- -णाः जै. ४७;
 आ/दृ आ...दृषि जै. १९९.
 आ-दीर्य श. १४, १, २, १२.
 आ-देश- , आ-देश्च- आ/दिश् द्र.
 १ आद्य- आदि द्र.
 २ आद्य, द्या(√अद्) - -द्यः ऐ. ७, २९;
 ऐआ. २, १, २; श. १, ३, २, ११;
 १२; १५; ५, ३, १८; ८, ३, ५; ६; ४,
 २, १, ३; १२; १७; ५, ४, ४, २१; तां.
 ६, १, १०; जै. १६५; -द्यम् श. १,
 ३, २, १२; १४; ५, ३, १८; ८, २, १७;
 ३, ५; ५, ३, ३, १२; ४, २, ३; ४, २१;
 १०, ६, २, १; १३, ४, ४, ८; तां. ६,
 १, १०; २५, ९, ३; जै. १०६; -द्या
 ऐआ. २, १, २; -द्याः श. ४, २, १,
 १२; १७; तै. १, ७, १०, २; जै.
 १०६; १६५; -द्याम् शां. १३,
 २, ९, ८; -द्य श. १, ५, ३, २;
 -द्येन श. १, ५, ३, १९.
 आ/द्, आद्रवति श. १४, ७, १, १७;
 ४०; ४१; आद्रवन्ति ऐ. ३, २०;
 आद्रव श. १, १, ४, १२; ६, ३, २,
 २; का. २, १, ३, १६; आद्रवन् ऐ.
 ३, २०; जैउ. १, १८, ५, ६; २, २,
 १, ११.
 आ-द्रवत्- -वतः जै. २०८; -वन्तम्
 जै. १८१.
 आ-द्रुत्य जै. १७; १९८.
 आ-धर्ष- धृष्/द्र.

आ-धवनीय- आ/धु द्र.
 आ/धा, आधत्ते ऐ. ७, १२; शां. १,
 १; श. २, १, १, २; ४; ५; ११; २,
 ११; ३, ४; ४, ७; १४; २४; २७;
 २, १, १५; १७; २२; २, १४; १५;
 ६, ६, ४, ११; ८, २, ११; ९, २, ३,
 ५०; १२, ९, २, १०; का. १, १, १,
 २; ३; १०; २, ७; ४, ६; १४; २३;
 २४; २, १, १०; ११; २, १०; तै. १,
 १, २, ७; ३, २; ७; ८; १२; ४, १, ५, २;
 ३; ७; ८, २; ३; ५; ६; ९, १०; १०,
 ६; २, २, १, ६; जैउ. १, २, ३, ७; ३,
 ६, ५, ८; गो. १, २, १, ५; आधत्ते
 श. २, १, १, १४; २, ६; ७; ८; १७;
 ३, ४; ८; ४, २, ८; ३०; २, ३, १, ३,
 ३, ३; ११, १, १, २; ३; ६; १२, ४,
 १, २; का. १, १, १, १०; २, ३; ४;
 ५; ८; १०; ११; ४, १; ८; २५; २६;
 २, ३, १; तै. १, १, २, १; २; ७; ३, ३;
 ४, २; ५, १; ६, ५; ९, १०; आद्रधाति
 ऐ. २, ६; ३, ६; ७; ५, ३, १; ८, ८; २०;
 श. १, ८, १, ४१; २, १, ४, १४;
 २५; २६; २, २, १२; १३; ६, १, ३, ३;
 ५, २, २, १९; २१; ४, ३, २, ३; ४, २५;
 ६, ५, २, ४; ५; ६, २, १०; १४; ३, १;
 २; ५; ६; १२; १४; १७; ४, १; २;
 ४; १२; ७, ४, १४; ८, १, ५; ७;
 १३; १५; ७, १, २, ११; ८, ७, २,
 ३; ९, २, २, १; ३; ७; ३, ३६;
 ३७; ३९; ४०; ४५; ४६; ३, ४,
 १८; ४, १, ६; ३, ३; ४; १०, १,
 ५, २; ६, २, ३; ४; ११, २, ७,
 ३३; १२, ५, २, ७; १३, ५, २, ७;
 का. १, १, ४, १४; तै. १, १, ४, ३;
 ५, २; ३; ८, १; ३; ९, ४; ५; ३, १०,
 ३; ५; ७, ९, ६; २, १, ३, ८; ३, ३, ७,
 २; ८, २; ३; ८; ६, १, ३, १; आद्रधाति
 श. ४, ३, १, २; ६, १, २, ३; ७, १,
 २, १०; १०, १, ५, १; ११, ३, ३, २;
 ४, १, ११; ६, १, ८; तै. ३, ३, ८, ५;

तां. १७, १२, २; जै. ३, २, ४, ६; ५, ८; ९; गो. १, २, १५^१; २, ३, २, ३; ४, ६; आदधाते श. ३, ३, ४, २१; ६, ३, १९^१; जै. ६१; आधत्तः श. ७, १, ५, २८; आदधते श. १३, ५, ४, १९; तै. १, ८, ४, १; २; आदधति ऐ. १, १४; श. ३, २, १, ४०; १, ४, ३, २३; ६, ४, ४, १८; १०, ५, ३, ३-७; ११; का. १, ६, १, २२; आदधति श. १०, ६, २, ३; ७; आदधासि श. ११, ५, ३, ३; आदधे श. २, १, ४, २८; ३, ५, १, ३२^१; का. १, १, ४, २५; तै. १, १, ७, २; ३; ८, ६; २, १, २४; तैआ. ६, ९, १; आदधामि श. ११, ५, ३, ६; १४, ९, १०; तै. १, १, ४, ८; ९^१; २, १, २०; २४; २, ५, ६, २; तैआ. ४, ३७, १; आ^१दधमसि श. ६, ६, ३, ५; आदधे श. २, १, २, ६; २, ३, १, ४; का. १, १, २, ३; २, ३, १; तै. १, २, १, १९; तैआ. ६, ६, १, २; आदधिरे श. २, १, २, ७; का. १, १, २, ४; आदधुः श. ५, १, ४, ८; आधास्यति गो. १, २, १८; आधास्यन्ति गो. १, २, १८; आधास्यध्वे श. २, १, ४, १५; का. १, १, ४, १५; आधास्यामि तै. १, १, ४, ६; आ^१धास्यामहे श. २, १, २, १२; का. १, २, २, ८; आ^१दधत् तै. ३, ६, ४, १; आदधाते श. २, १, २, १; आधत्ताम् श. १४, ९, ४, २०; तैआ. १०, ४०, १; मं. १, ४, ७; ५, ९; आदधतु श. ५, १, ४, ८; आधस्त्व श. २, २, २, २०; का. १, २, २, १५; आधेहि श. ११, ५, ४, ५; तै. १, २, १, १३; तैआ. १, १२, १; मं. १, २, १९; ६, २६; आ^१धेहि तै.

२, ४, ५, ३; आदधामहे श. २, १, १, ९; आदधामहे श. २, २, २, १०; आदधाम का. १, १, ४, २४; आधत्त श. १, १, ५, १; ६, ६, ४, १२; का. १, १, ४, ६; तै. १, १, ५, १; २, १, ३, ७; मं. २, ३, १६; जै. १९७; आ^१धत्त तै. २, १, ३, ७; आदधात् तै. १, १, ४, ७; २, ७, १७, २^१; आदधत श. २, १, १, १०; २, २, १४; तै. १, १, २, २; ३; ४, ४^१; ५^१; आदधीत शां. १, ३^१; १८, ६; श. १, ७, ३, २३; २४; २५^१; २, १, २, १^१; २-४; ६; ८; ९; १०; ११^१; १२; १३; ३, ४-९; २, ३, ५, ७-१०; ११; १२; ३, ३^१; ४-८; ४, ९; २, २, ९; ३, ४; ५; ८; तै. १, १, २, १; ३; ४; ६^१; ७^१; ८^१; ४, १^१; ८, ६; १०, ६; आदधीत श. २, १, २, ९; २, ३, ६; ३, ३, ६; का. १, १, २, १; तै. १, १, ४, १; तैआ. १, ३, १, १; तां. २५, १३, १; आ^१दधीत श. २, १, २, १०^१; का. १, १, २, २^१; ६; आधेयात् गो. १, २, १५^१; आदध्यात् ऐ. ५, ३१^१; श. २, १, ४, १४; का. १, १, ४, २४; ६, ६, ३, १५; ९, २, ३, ४; तै. १, १, ४, ९^१; ९, ६; ७; १०^१; आदध्यात् श. २, १, ४, १४; का. १, १, ४, १४^१; तै. १, १, ५, ९; १, १०; २, १, ३, ९; तां. १६, १०, ६; आदधीय गो. १, २, १८; आधित तै. ३, ६, ११, ३; आ^१धित जै. १, १, ४, ७; आ^१धात् तैआ. ३, १, १; आधाः श. १, ४, ३, ११-२१; तैआ. ४, २०, २; तां. १, ३, १. आधीयते श. २, १, ४, १०^१; ११-१३; ६, २, १, १२; का. १, १, ४, १०; तै. १, १, ४, ९; ५, ३; ६, ८,

६; आधीयते का. १, १, ४, १०; तै. १, १, ४, ५; ६; ८^१; ९; ५, ८; ६, ८, ६; १०, ४; तां. १६, १०, ६^१; ८^१; गो. १, ३, १९^१; आधीयन्ते शां. २, ३; तै. १, १, १०, ४; ६; गो. १, १, २८; २, १५; आधीयेरन् तै. १, १, ८, १.

आधित्सन्त तै. १, १, २, २.

आ-दधत्-न् श. ४, ३, १, १; ५, १, ५, २८; तै. ३, ३, ८, ९.

आ-दधान-न् तै. २, २, १, ६, -नेन गो. १, २, १५.

आ-धात्त्व्यं-व्याः तैआ १०, ६२, १.

आ-धान-न्मू ऐ. ७, १०; तै. १, ६, ३, ९; -नेन श. २, १, ४, २९; का. १, १, ४, २६.

आ-धाय ऐ. ५, ३०; ८, ८; ९; शांआ. ४, १५; श. २, २, २, १०; १४; ५, २, ४, १; ६, ३, १, ४, १; ६, ४, ६^१; ७, ४, १४; ११, ५, ४, १२; १४, ३, १, २, २, ९, ४, २३; का. १, १, १, ७^१; ४, २४; २, २, ९; १४-१६; ६, १, २९; जै. १२७; जै. ३, ४, ५, ७.

आ-धास्यत्-न् श. २, २, ३, १२; १३; ३, ५, १, ३६; का. १, १, १, २; ३, ३, १०; ११.

आ-धास्यमान-न् तै. १, १, ९, ८; -न्मू का. १, १, ४, १; -नान् श. २, १, ४, १५; का. १, १, ४, १५.

आ-धीयमान-न् तै. १, १, ८, ४; -ने तै. १, १, ८, १; २.

आ-धेय-यः तै. १, १, ३, ८; १२; -यम् श. २, १, २, १०; का. १, १, २, ७; -याः गो. १, २, १५^१;

आ-हित, ता-न्तः शां. २५, ३, ६; श. २, २, २, १५; १६; १७^१; ११, ८, २, १^१; का. १, १, ४, २६; २, २, ११; १२; तै. १, १, ४, २; ५, ५, १; २, ४, ७, २; ६, १०, ५; -तम् ऐ. ३, १२^१; शां. १४, ३^१; शांआ.

१२, १^३; श. १०, ५, २, ४; त. १, ५, ५, १; ३, ५; जैउ. १, ५, २; गो. १, २, १८; २, ३, १०; -त्स्य तै. १, १, ५, ९; -ता श. ६, ३, १, ४१; तैआ. १, २७, ६; -ताः श. ३, ९, १, १२; तै. १, ९, १०; तैआ. ६, ५, ३; -तानि? ऐ. ३, ३१^३; -ते श. ६, ८, १, ११^१; -तौ श. २, १, २, ३; ४, ८; ११, १, १, ६; का. १, १, २, १; ४, ७; १०-१३; २, १, १३.
 आहिता(-त्सअ)-ग्नि- ग्निः ऐ. ७, २^३; ८^३; ९^३; श. २, २, २, १४^३; ४, २, ११; ६, १, ३, ७; का. १, २, २, ९^३; ३, ३, १०; तै. १, १, ४, २; गो. २, १, १४^३; १५^३; -ग्निना श. २, २, २, २०; ५, ४, २, १; -ग्नेः श. १२, ३, ५, २; १३, ८, ४, ११; तै. २, १, ५, २; ३, ७, १, ३; ३, १, ५, ६; गो. २, २, १.
 आ-हिति- -तयः श. १०, ६, २, २^३; ३; ४.
 आ-धार्य- आ/घृ द्र.
 आ/धाव्, आधावन्तु श. ३, ९, ४, २१; आधाव श. १, १, ४, १२; का. २, १, ३, १६; आधावत् ऐ. ७, ९^३.
 आ-धि(√ध्वै)- -धिम् श. १३, १, ८, ३; तै. ३, ८, ११, १; १७, ३; -ध्या श. ११, ५, १, ४.
 आधिदेवत(←अधि-देवत)- -म् ऐआ. १, ३, ८.
 आधिपत्य(←अधि-पति)- -स्यम् ऐ. १, ३०; ३, ३३; ७, २०; ८, ६; ९; १०; १४; १५^३; १९; शां. २६, ३; शांआ. ६, २०^३; श. ८, ४, २, २^३; ३^३-१२^३; ३^३; १३, १, ७, ३; ४, ३, १५; ७, १, १^३; तै. २, ७, १८, २; तां. ११, ३, ९^३; १३, ५, २०^३; ९, २३^३; १४, ९, १२; १५, ३, ३५; २२, ९,

२, ३; २३, १३, २^३; १४, ३^३; जैउ. ३, २, १, ६; ८; सा. ३, ९, ५; -स्याय ऐ. ८, ६; १२-१४; १७-१९; श. ३, ९, ३, ६; ९, ३, ११^३; तै. १, ७, ४, २; ६, ७; जै. १४१; जैउ. ३, २, १, ७; -स्ये ऐ. ७, १८; श. १४, १, ३, १९-२३; तैआ. १, ३१, ४; ४, ५, ३^३; ४^३.
 आधिरथी(थ्य जै.)य(अधिरथ→आधिरथ+छ,यत्)- -यानि-ध्यानि आ. जैआ. १, ५३३.
 आधी(आऽअधि/२ इ) आध्यापयेत् तैआ. १, ३१, ५.
 आ/धी(←√ध्वै), आदीधीत तां. ७, ६, २; ८, ८.
 आ-धीत,ता- -तम् ऐ. ५, २५; तै. ३, ८, ११, १; तैआ. २, ५, ३; ३, १, १; -ता श. ३, १, ४, १४; -ताः शां. ३, १, ४, १४^३; -ताय श. १३, १, ८, ३; तै. ३, ८, ११, १; १७, ३; -ते श. ३, १, ४, १२; १३.
 आधीतः-यजुस्- -जूषि श. ३, १, ४, २; ११; १४.
 आ/धु, धू, आधूनोति श. ११, ५, ९, ८; ९^३; १४, १, ३, ३०; आधूनोमि श. ११, ५, ९, ८^३; ९; आधुनुयात् तै. १, ४, ७, ४.
 आ-धवनीय- -यम् ऐ. ७, ३२; -ये श. ३, ९, ३, २०; ४, ३, ५, १८.
 आ/धूप, आधूपयतु तैआ. ४, ३, १.
 आ/घृ, आ...दध्रे तै. २, ४, ५, १.
 आध्रियत तै. १, ५, ४, २.
 आ-ध्राच्य- -म् श. ३, ४, ४, ९.
 आ/घृष्, आदघर्षति तै. २, ४, ६, ९;
 आदघर्षेऽ ऐआ. ५, २, १; आदघर्षत् ऐआ. ५, २, १.
 आ-घर्षेऽ- -र्षः ऐआ. ५, २, १.
 आ-घृषाणऽ- -णम् ऐआ. ५, २, १.
 आ-घृषेऽ ऐआ. ५, २, १.

आ/ध्मा(→धम्), आध्म तैआ. १, १२, १.
 आध्मायति श. १४, ६, २, १२.
 आ-ध्मात- -तः श. १४, ६, २, १२; तां. ५, १०, २.
 आ-ध्मायमान- -नाः जै. १७^३.
 आध्यात्मिक(←अध्यात्म)- -कम् शां. आ. १०, १.
 आध्यायिक(←अध्याय)- -कः तैआ. ८, ८, १.
 आध्- -धः तै. २, ८, ९, ७.
 आध्वरिक(←अध्वर)- -म् श. १३, २, ७, १.
 आध्वर्यव(←अध्वर्यु)- -म् ऐ. ५, ३२^३; ३३; श. ११, ५, ८, ४; ७; तै. २, ६, १०, ५; ३, ६, १३, १; गो. १, २, ११^३; १६; २४; ३, २^३; ५, १७.
 आध्वे √आस् द्र.
 आनट् √१अशू पद्र.
 आनडुह(←अनडुह)- -हे श. ७, ३; २, १; -हेन गो. १, ३, १३^३.
 आनन्तर्य(←अनन्तर)- -र्यम् शांआ. २, ११; -र्यात् शां. २६, ३^३.
 आनन्त्य(←अनन्त)- -न्त्यम् श. १३, ७, १, १; गो. १, ५, ८^३; -न्त्यानि आ. २, १४, १-६.
 आ/नन्द, आनन्दयति तैआ. ८, ७, १.
 आ-नन्द- -न्दः शांआ. ५, ५; श. १०, ३, ५, १३; १४^३; ५, २, ११; १४, ६, १०, १५^३; ७, १, ३१-३९; तै. २, ४, ५, ७; ६, ५; ३, १०, १, १; ३; तैआ. ८, ५, १; ७, १; ८, १; २^३; ३^३; ४^३; ९, ६, १; १०, ३; १०, ६, ३, १; -न्दम् शांआ. ३, ७; ४, १५^३; ५, ६; ७^३; ८; श. १०, ३, ५, १४; १४, ६, ९, ३४; तै. २, ४, ६, ५; ३, ४, १२, १; तैआ. ७, ६, २; ८, ४, १; ९, १; ९, ६, १; सं. १, १, ११; -न्दस्य शांआ. ५, ८; श. १४,

†आन. मुपा. १। 'हि । तानि'इति H. । ‡आ/दधातेरिति सा.प्रतीयते §'नाघृष आदघर्ष दाघृषाणम्(तु.अ.६,३३,२); इति मुपाठे रूपान्तराणि प्रकल्पितानि तान्यत्र क्रमेण निर्दिष्टानि । K.T. टि. द. ।

५, १, २२; ७, १, ३१; तैआ. ८, ८, १; -न्दाः शां. २, ७^३; श. १४, ७, १, ११; ३३-३९; तैआ. ८, ८, १; २^३; ३^३; ४^३; -न्दाव् श. १४, ७, १, ११; तैआ. ९, ६, १; -न्दाव् शां. २, ७; श. १४, ७, १, १०; -न्दानाम् श. १४, ५, ४, ११; -न्दाय तै. २, ६, १, ५; ३, ४, २, १; १५, १; तैआ. ६, ११, २; -न्देन तैआ. ९, ६, १.

आनन्द-ज- -जः वं. १; -जाव् वं. १.

आनन्द-ता श. १४, ६, १०, १५.

आनन्द-नन्द- -न्दौ तै. २, ६, ५, ६.

आनन्द-मय- -यः तैआ. ८, ५, १; -यम् तैआ. ८, ५, ९, १०, ५.

आनन्दा(न्दऽआ-)त्मन्- -त्मानः श. १०, ३, ५, १३.

आ-नन्दिन्(-न्द+इनि)- -न्दि श. १४, ४, ३, २८; -न्दी तैआ. ८, ७, १.

आ/नम्, आनमन्ते ऐ. ८, २६; आनमन्ति तै. २, ४, ६, ४; ८, ५, ६.

आ-नत्- -तः श. ११, ७, ३, ३^३.

आ-नति- -तिः श. १२, ८, ३, ३१^३; तै. २, ६, ५, ८^३.

आनशुः, आनशे, आनशिरे, आनाश
√अशु गद्र.

आनशान(१√अशु)- -नः तैआ. २, ३, १; -नाः तैआ. १०, १, ४.

आनसु(←अनसु)- -सानि श. ५, ४, ३, १६.

आनाक्षिपी- -प्यः शां. ३०, ७.

आनिर्हत(←अनिर्हत)- -तेभ्यः श. ९, १, १, २३.

आ-नि/षद्, आ...निषसाद् ऐ. ८, १३; १८; तै. १, ७, १०, २; २, ६, ५, १; आ...नि...सदताम् तै. ३, ६, २, ३; आनिषीदत् तां. १४, ५, ४; आ...निषीदत् शां. २४, २; तां. ९, २, १८; जै. ८५.

आ-नि/षत्- -त्तः तैआ. ४, ११, ६.

आ/नी, आनयति श. १, २, २, २; ३, ८; ३, १, ४, १७; ५, ३, १३; १४; ८, ३, २५; ४, १, ३, १९; ३, ५, १२; २१; ५, ३, २, ८; ७, १, १, ४४^३; १४, २, १, १८^३; २, १३; ३, १, २३; तै. १, ६, २, ६; ३, ४, ५; १०; २, १, ५, ५; ३, २, ३, ६; ३, १०, ४; आन-यति श. १, २, ३, ८; का. २, २, १, २१; जै. ३, १, ५, ६; आन-यन्ति ऐ. ८, २४; तां. ४, ४, ६, २१, १४, ८^३; आनिनाय जै. १९४; जै. १, २, २, ३; आनिन्यिरे जै. ११५; आनिन्युः श. १, २, ३, १; आनय का. १, १, ४, १५; आनयत् ऐआ. ५, २, ५; दै. १, १५; आनयन् श. ३, ५, १, १८; १९; तां. १६, १२, ४; जै. १३६^३; आनयेत् शांआ. १२, ८; श. १४, ३, १, २४; आन-येत् तै. १, ६, ३, ५^३; जै. ३, १, ५, ६; आनयेयुः शां. ८, ९; श. १४, १, १, ३२.

आ-नुयत्- -न् श. ४, ५, ८, १६.

आ-नीत्- -त्तः शां. १८, १२; तै. १, ५, ६, ७; -ते श. १४, २, २, १४.

आ-नीय शांआ. ४, ७; श. १, ७, १, १८; ११, ५, ३, ४; ७, ९, ६; ६, १, १३; १२, ८, १, ८; १३, १, ६, ३; ३, ८, ६; १४, ९, ४, २३; ५, ९, १०.

आ-नीयमान, ना- -नम् श. १, ७, १, १६; -नाः का. २, २, १, १; -ने श. १४, ३, १, ३०; तैआ. ५, ११, ४.

आ-नेतवै श. २, १, ४, १६.

आनुजावर(←अनुजावर)- -रः तां. २, १०, २^३; -रःऽइव तां. १६, १४, २; -रम् तै. २, २, १०, १; -राय तां. २, ३, ३.

आनुतुघ(←अनुतुघ)- -म् तां. १२, १०, ११.

आनुदेशि(क→)की- -क्यौ सं. ३.

आनुपूर्व(←अनुपूर्व)- -वैण गो. १, १, २७.

आनुमत(←अनुमति)- -तेन तै. १, ६, १, ४.

आनुश्रविक- -कः तैआ. १, ७, ३.

आनुषक् ऐ. १, २८; श. १, ३, ३, १०.

आनुष्टुभ, भा(←अनुष्टुभ)- -भः शां. १७, १; २; ३^३; २२, ७; श. १३, २, २, १९; तै. १, ८, ८, २; ३, ३, २, १; तां. ४, ५, ७; १२, १३, २७; २१, ९, ८; जै. ७४; १३३^३; -भम् ऐ. २, ३७; ३, ४७; ४८; ५, ४^३; ऐआ. १, १, ३; ५, ३, १; शां. ८, ५; १४, २; २२, ७; ८^३; २४, ६; ७; ८; शांआ. २, १५; ११, ७; श. ६, ३, १, ४१; ७, २, १६^३; ११, ५, ९, ७; तां. १२, ८, ८; ९, ९; २१, ९, ८; दै. २, २; जै. ८; ६३; गो. १, १, २०; ५, १९; -भस्य तां. १०, ६, ४; ११, ५, २३; -भा श. १३, २, २, १९; -भानि शां. २४, ४; ८; -भेन ऐ. ८, १२; १७; ऐआ. ५, १, ४^३; शां. १७, १; शांआ. १, ७; झ. ६, ३, १, ४१^३; ५, २, ६; ३, १०; ४, १७; ७, ५, २, ६१; तै. २, ७, १५, ५; तैआ. ४, ६, २; ५, ५, २^३.

आनुष्टुभी ऐ. ४, ६; तां. १२, ८, ८.

आनूप(←अनूप)- -पः तां. १३, ३, १७; -पम् तां. १३, ३, १६; -पे आ. १, २७७; जैआ. १, २७९^३; -पेन तां. १३, ३, १७.

आनुशस्य(←अनुशंस)- -म् गो. १, १, ३२.

आ-नेतवै आ/नी द्र.

आनोभद्रीय(←द्र+छ)- -यस्य शां. २७, २.

आन्त(आ+अन्त)- -म् ऐ. ३, ४५^३; श. ३, ५, ३, ७; ७, १, १३; ७, ३, १, ३; ६; १०, ५, ४, १५.

आन्तर(अन्तर)- -रः शांजा. ४, ५, ८, ७; १०, १; श. १४, ७, १, २, १^१.

आन्तरिक्ष(← अन्तरिक्ष)- -क्षे तैआ. १०, १, १, ४.

आन्तरिक्षी- -क्ष्यः तै. ३, १, २, ७, १.

आन्त्य- -न्त्याय श. ५, २, १, २.

आन्त्यायन- -नाय श. ५, २, १, २.

आन्त्र- -न्त्राणि श. १२, ९, १, ३; तै. २, ६, ४, २.

आन्त्रा(न्त्रऽअ)-नुचारिन्- -रिणम् सं. २, ७, २.

आन्द्- -म् ऐआ. ३, १, २.

आन्धासा†, जै. ११४.

आन्धीगव(←अन्धीगु)- -वम् तां. ८, ५, १, २; १२, ११, २, १; जै. ५, ५, ५, ६; ऐआ. आ. १, ५, ४, ५; -वेन तां. १२, ११, २, २.

√आपू, आप्नोति ऐ. १, ८; २८; २, २६; ३, ४८; ४, ७; २, १^१; २२; २६^१; ५, २५; २९^१; ७, २६; ३१; ऐआ. २, ३, ४; ८; शां. १, १; ५; २, २^१; ३; ३, २; ४; ८; ४, ४^१; १४^१; ५, १; ३; ५; ८^१; ६, १५; ७, १^१; ५; ८, १; ३; ८; ९^१; ९, ३; ११, २^१; ६; ७^१; १२, ८; १३, १; ५; ८; १४, १^१; २; ४; ५; १५, १^१; १६, १०; १८, २^१; ९; १०^१; २५, १, २; २६, ३; श. १, ६, ३, २, ३; २६; २, १, १, १, ४; ४, ५, ८, १४^१; ६, १, ४; ६, २, २, ३, १; ७, २, २, २, १; का. २, १, १, १, १; तै. १, ४, १०, ४^१; ५; आप्नोति श. १, १, १, १, ४; ३, ५, ८; ९^१; ६, १, १, ३; ३, २, ५^१; २६^१; ७, ४, २, २; २, १, १, १, ४; ४, ३; ४; २, ५; ३०; २, १, ५; ९; १, ५^१; ३, ३, १, ८^१; २०^१; ४, १, २; ६, ३, १०; ३, १, ३, १, ७; ४, ५; २०; २, १; २, २^१; २, ३; ३, ३, ५; ४, १, १, ४; ९, ४, १, १; १, ३; ४, ५, ३, ६; ६, १, ४; ९, ४, ३, ९; ५, १, ८-२, १;

२३; ६, २, २, ३, ०; ३, ५^१; ३६; ३, ७^१; १२, ४, २, २-४; ९; का. १, १, १, ९; १०^१; ४, २; ३; २६; २, १, ३; १०^१; ६, ३, ८; २, १, १, १, १, १^१; १, ४; तै. १, १, ५, ३; ४, १०, १^१; २; ३^१; ४^१; ५; ८, १, २; ५, १; १०, १, २, १, २, ५; २, ९, १०; ३, ७, १; २; ४^१; ७, १, ४, ३; ३, ८, ९, २; १०, ५; १२, १; २; १६, १; १, ८, ६; २०, ३; ९, २०, २; ३; २, २, ४; १०, १, १, ६^१; ७^१; ११, ९, ४; ६; १०, १^१; २; १, २, ५, ७; १, २^१; तैआ. १, ६, २; २, १, १, १; ५, १, १, ३; ७, ६, २^१; ८, १, १; १०, १, ४, १^१; तां. २, २, २; ४, २; १, ४, २; ३, ८, २; १, २, २; ४, १, ३; ५, २, २; ३; ६, ३, १, ३; ५, ९; ७, ६, ८; १०, ४; ८, १, ६; ९, ३, १; ६; ७, १, २; १०, १, १, २; ३; ५; ७; ८^१; १३, १०, १, ३; १५, १, ८; ४, ८; १, २; १६, ४, १, २; १, ३; ९, १; १०, ३; १, १, ४; १, ७; १, २, ७; १, ४, २; १, ५, ६; १, ७, ९, ४; १, १, ३^१; १, ३; १, ३, १, ७; १, ८^१; १, ४, १^१; २^१; ३; ४; १, ८, २, ४; १, ४; ३, ३; ६, ५; ८; २, ७; ७, १; ५; १९, ५, ४; ६; ६, २; ७, ६; ९, ४; १०, ३; २०, २, २; ३^१; ३, ४; १, १, ४; १, १; २, १, ४, १, २; १, ३, ६; १, ४, ४; २, २, ३, २^१; ४, ३; ४; ५; ५, ५; ८; ७, ४; ५; ८, ५; १०, २^१; १, ३, ३; १, ६, २; २, ३, ८, २; २, ७, १, ४, ४; जै. ३, १; जैठ. १, १०, १, ३-९; व. ३, ७^१; ४, ३^१; सा. ३, ९, ८^१; गो. १, १, २; २, ६^१; ३०; २, १, ५; ३, १; ५, १०^१; २, १, २, ६^१; २, १, ८^१; ३, ७; १, ६^१; ४, ४^१; ७; ५, ८^१; ६, १; २^१; आप्नतः श. ६, ६, ४, ३; तै. ३, १, १, ७, ४; जैठ. ३, ३, ४, २; आप्नवृन्ति ऐ. ४, १, ६^१; २, २^१; ५, १०; ६, १, ९; २०; २, ४; ३, २; ७, १; ऐआ. २, २, ४; शां. १, ६, १, १; १, २, २; ३^१; १०; २०, १^१; २; ४^१; २, १, २; ३;

४; २, २, १; २; ८; २, ५, ३; ७^१; ९; ११^१; १, ३; २, ७, ३; ६; ७; श. ४, ६, ९, २०; आप्नवृन्ति श. ४, ६, ९, १, ६; १, ७; १०, १, १, ४; १, २, २, १, ८^१; तैआ. ८, २, १; तां. ४, १, ५; २, ५; ८; ९; १, ९; १०, ४; २, १, ४, ९; २, ३, २, ३; ४; ६; २, ४, ६, ३; २, ५, १, १, ०; २, ५; ७, ३; १, २, ४; जै. १, ८, ६; आप्नथ जै. १, ८, ६; आप्नमः श. २, १, ४, ५; का. १, १, ४, ४; आपुः शां. ८, १; १, ८, ९; २, १, १; २, ८, १^१; श. १, १, २, १, २; २, ३, ६; आप्स्यति जै. ८, ६; आप्स्यति जै. १, ४, ३; आप्स्यानि प. १, ६; गो. १, १, २^१; आम्रवन् श. १, ४, ४, ३, ३, ३; आम्रवान् तां. १, ७, १, १; आप्नवाय जैठ. ४, ८, ४, १; अम्रवानि ऐआ. १, ४, ३^१; ५, २; शां. २, ५, १, ४; आप्नवाम शां. १, ३; ५, १, १, ४; आप्नवाम शां. १, ९, ५; ७^१; श. १, २, ३, ९; १, ३, ५, २, ९; २, २; आम्रोत् ऐ. ७, १, ९; ८, ७; शां. १, २, ८; श. ६, १, १, ९; ८, २, ३, ९; १, ४; ४, १, ६; १, ०, ४, ४, ४; तै. २, ७, १, ४, ३; आम्रोत् श. ६, १, १, ९; ८, २, ३, ९^१; ४, १-१, ५; १, ०, १, २, १^१; ४, २, २, ५; १, ३, २, ५, १, ३; ४, १, १; १, ४, ४, ३, १^१; तै. १, ८, १, २; २, ७, १, ४, १^१; २^१; ३, ९, १, १; २, ३; तां. २, ०, ३, २^१; आप्नताम् तां. २, ०, १, ४; आप्नवन् ऐ. ३, ४, ५; ४, २, ६^१; २, ८; ६, २, ४; शां. ६, १, ५; ७, ५; १, ९, १०; श. १, ०, ४, ३, १, १; आप्नवन् श. १, ६, १, १, १०; ३, ९, ४, १, ३; ४, ६, ९, १, ६; ९, ५, १, २, ७; १, २, २, ८; ३; १; ९; ३, ३, १, ३, २, ३, ६, १, ३; तै. २, २, ८, ६; ७, १, ४, २^१; तैआ. ५, १, १, ३; तां. ४, १, २^१; १, ५, १, ५; १, ६, १, ४, २^१;

† 'अन्धसा' इत्यस्य सामगाने प्रयोगः । अन्धसू द्र. ।

१७, १, १; २०, ३, ४; आप्नुम शां.
 २८, १; आप्नुयात् श. ६, २, १,
 १७; १४, ८, १५, ९^३; आप्नुयात्
 श. २, १, ४, ५; का. १, १, ४, ४;
 गो. २, ५, ८; आप्नुयुः तां. २१,
 ९, ९; आप्नुयाम् श. १३, ४,
 १, १; तां. १८, ७, १; आप्नुयाम
 शां. १२, ८; जैड. १, ४, १, १; २,
 १; आप्यासम् ऐआ. ५, ३, २;
 आपत् तै. १, ७, ९, ३; आपन् श.
 ४, ६, ९, २०^३; तै. ३, ६, १०, २;
 आपम् आपाम् तैआ. १, १, १;
 २१, १; २५, २; आपाम ऐ. ४, १७;
 श. ७, २, २, २, १; तैआ. ६, ६, २;
 तां. ४, ९, १४; जैड. १, ४, १, २;
 आप्बद् तां. १७, १, १; आप्यत
 व. ४, १; आप्याम शां. २८, १;
 आप्यते ऐ. ५, ९; ऐआ. १, ३, ८;
 ५, २; श. ६, २, १, २०^३; १३, ३,
 ६, ६; तै. १, १, ६, ४; ३, ३, ७, १,
 ९, ११, २; १८, १; आप्यते तै. १,
 २, ५, १; आप्यन्ते ऐ. ५, ३^३; १६^३;
 ६, २५; ऐआ. १, ५, १; श. १०,
 १, २, ९, २, ६, १; तां. ४, ४, १; १४,
 ११, ५; १५, ५, ५; ३२.
 आपयति शां. ४, ४; आपयन्ति
 श. ४, २, १, ३, १; आपयीतुं शां,
 ४, ४.
 आपिपयिषन्ति श. २, ६, ३, ११;
 १०, ४, ३, २१; का. १, ६, ३, ८,
 आपिपयिषेत् श. २, ६, ३, ११;
 का. १, ६, ३, ८.
 ईप्सति ऐ. ४, २६; ऐआ. २, ३,
 २; तै. १, ४, १०, ३; ३, ८, ४, २;
 १६, १; २३, १; ईप्सन्ते शां. २१,
 १; ईप्सन्ति शां. १८, ९; २५,
 १०; श. १२, १, १, १; ईप्स तै.
 २, ७, १४, १; २; तां. २०, ३, २^३;
 ईप्सत तै. २, ७, १४, २; तां. २०,
 ३, २; ऐप्सत् श. १०, १, २, १;

ऐप्सन् तै. १, ३, २, ३; जैड.
 १, ४, १, १; ई(ऐ)प्सन् ऐ. ६, २, ४;
 ऐप्सीत् तै. १, ७, ९, ३; ऐप्सिष्म
 जैड. १, ४, १, १; ४, ८, ४, ७.
 आप्त, प्ता- -सः ऐ. ७, १९; शां.
 ५, ८; १९, २; श. ४, ६, ९, १६^३;
 ६, २, २, ३५; ७, २, १, १७; १८;
 ९, ४, २, २; ३; तां. १२, ११,
 १^३; २३, १, २; -सम् शां. १४,
 ४^३; १७, ५; श. १, १, १, १४; १५;
 ६, ३, २६; ७, २, ५; ४, २, २; ८, १,
 ३६; २, १, १, ४; ४, २, ९; ४, ४, १८;
 ४, ५, १, ११; १२; ७, ७; ६, ९, २०;
 ५, ४, ३, ९; ५, ५, १३; ६, २, २, ३९;
 ९, ५, २, ३; १०, १, १, ३; ५, १, ३;
 ४^३; ११, २, ७, १-५; १२, ३, ३, १४;
 १४, ३, २, १९; २०; ६, १, ५-७;
 का. १, १, १, २; ३, ४, ११; २,
 १, १, ११; तै. १, ७, ९, ३; तां.
 २१, १५, ५; २२, ११, ४; जैड. १,
 २, ३, ८; ८, १, ३; १०, १, १०; ३, ६,
 ५, ८; ७, १, १०; गो. २, ५, ३४;
 -सा श. ४, ६, ९, २१; -साः श.
 ७, ३, १, १४; १५; तै. ३, ९, १८,
 २; तां. १६, ६, १०; १९, १८, ५;
 जै. ४; जैड. ३, ५, ९, ३; गो. २,
 २, १०; -सानाम् ऐ. ६, ३, २;
 -सानि ऐआ. १, ३, ८; श. १०, ४,
 ३, २०; तै. ३, ९, १८, १; -साम्
 ऐ. ५, ९^३; श. ९, ४, २, २७; गो;
 २, ६, १०^३; -से तां. १२, ७, २.
 १४, १, २; १५, ९, ३; -सेन तां.
 २१, १५, ६; -सेषु तां. ४, ४, २;
 -प्तौ श. १२, ३, ३, १४.
 आप्त-काम- -मः श. १४, ७, २,
 ८^३; -मम् श. १४, ७, १, २१.
 आप्त-च्छन्दस्- -न्दः तां. ४, ८, ७.
 आप्त-विभक्तिः- -म् तां. ४, ८, ७.
 आप्त-स्तोम- -म् तां. ४, ८, ७.
 आप्तव्य- -म् श. १०, २, ६, ७; १४,

७, २, २१.
 आप्ति- -सिः शां. २६, १०; १३; १७;
 श. ५, २, १, २; ९, १, १, ४४; ३,
 ३, १९; १०, १, २, ९; ४, ३, १९^३;
 २०; १२, २, १, ७; -सिम् श.
 १४, ६, १, ५-७; -सीः श. ५, २,
 १, १; तै. ३, ८, १७, ३; -प्त्याः ऐ.
 ८, १२; १४; १७; १९; -प्यै ऐ.
 ४, १७; २६; ५, १८; १९; ६, ८^३;
 २०^३; २१; २३; ऐआ. १, १, ३, २,
 १; २; ३; ३, ८; शां. १, १^३; ३; २,
 १^३; ३, २^३; ७^३; ४, ४; १४^३; ७, ४;
 १०^३; ८, १^३; २, २; ३; ४; ६; १०, २^३;
 ११, ५; ७; १३, २^३; ९; १४, १^३; २^३;
 ५; १५, २; ४; १६, ३; ४; ८-१०; ११^३;
 १७, १; २; ५^३; १८, २; १४; १९, ३;
 ४^३; ७^३; ८^३; १०; २२, ९; २३, १^३;
 २५, १; २; २६, ९; १२; १६^३; २७,
 ७^३; २८, ७; १०; २९, ३; ८^३; ३०,
 २; ५; १०^३; ११; शांआ. १, १; २^३;
 २, ५; ६; श. ४, ५, ७, ७; ९, ५,
 २, १; १०, २, २, ८; ११, ५, २, ९;
 १२, २, २, ७; १३, २, २, १३; ३, १,
 ४; ३, ६; ४, १, ५; ६; १०^३; १५^३;
 २, २^३; १३; ५, १, ३; ४; ८-१०;
 १५^३; ३, ९; ११, ४, २५; ६, १, ३^३;
 ६; ११; २, १२; १६; १९; ७, १, ३-८;
 ९^३; १२; तै. १, ३, ३, २; ४, ४; ६,
 ४; ७, २; ८, ५; ८, २, ३^३; ५, ६; २,
 २, १, २^३; ६, २; ३, २, ४, ६; ७, ३;
 ३, ४, ५; ७, १; ८, १०, ४; १७, ३;
 १८, ६^३; ९, ३, २; ३; २०, ३; २२, ४;
 १२, ५, ९^३; तैआ. ५, ३, ३; तां.
 ४, १, ६; ११, ४, २; १३, ९, २०; १०,
 १३; १५, १०, १; ११, १२; १६,
 ७, २; २०, २, २; ११, ११; २१, ४,
 १२; २२, ८, ५; गो. १, ४, २४; २,
 १, ४^३; १९; २२; २४; ३, २; ९; ११;
 १६; २२; ४, २, १६; १८; ५, ३; ७;
 १०; १४; ६, २^३; ३; १५.

आप्ति-त्व- -स् तै. २, २, ८, ६.	२०; सा. १, १, १३; आपद्येत श.	३, ७, १, ३२; ६, ५, ४, १२; ९, २,
आप्तुम् तां. ९, ७, १२; १८, ६, २७.	१, २, ५, २६; १२, ४, २, २; ६, १,	३, ३४; का. १, ४, १, १५; तै. २,
आप्त्वा ऐ. ३, ४५; ४, १३; १४;	६-३६; का. २, २, ३, २३;	५, ४, १; ३, १, ४, २; तैआ. ४, ३,
२१; ६, २०; ७, १९; ८, १४, १९;	आपदिग्ं श. १, ७, ३, १९; ४, १, ५, ४.	२; ५, ३, ६; आपृणस्व श. ९, २,
ऐआ. २, ५, १; ६, १; श. २,	आपादयति श. ११, १, ५, ६;	३, ३४; आपृणः शां. २१, २.
१, १, ४; ३, २, ४; ५, ४, ५, १८-	आपीपदत् श. १४, ७, ३, १४.	आ√पृच्, आपृञ्जित ऐ. ६, १; आप-
२१; २३; ६, ७, ४, ११; ७, ५, २,	आ-पत्तोः श. ९, ५, २, १.	पृच्चुः ऐ. ६, १; आ...पृणक्तु तै.
१४; ९, २, १, १८; ३, ३, २; ८;	आ-पुष्ट शांआ. ३, ३; श. १, ४, ३,	२, ७, ८, २; १५, ३; आपृणचाम ऐ.
४, ४, १०; ११; १२, १, ३, २२;	२२.	६, १.
८, २, ३१; १३, २, ५, १; ३; १४,	आ-पञ्च- -ञ्जः सा. १, ५, ३; -ञ्चम्	आपृथालु- -नुः गो. १, १, २६.
४, ३, ३१; का. १, १, १, २; तैआ.	श. १, १, २, १५; -ञ्जैः तैआ. १,	आ√पृ(→पृ), आपूर्यति तैआ. १, १४,
१, २, ३, ९; तां. ५, ४, ५; १८, ९,	१२, ३.	१; आ...पृणीताम् तै. २, ४, ९, ५;
२; ४, ५; जै. १६२; जैउ. १, ४,	आप-पूर्य- -पूः तैआ. १, १०, ३.	आपृणाः तै. २, ५, ४, १; आपूरिष्ठाः
३, ३; गो. १, ४, १०.	आ-प्रिवस्- आ√प्रा द्र.	तैआ. १, १४, २.
आप्त्रान- -स् शां. १८, ९; १.	आ√रपा, आ...पाहि तै. २, ६, ६, ३.	आपूर्यते ऐ. २, ११; श. १, ६, ३,
३, १.	आ-पादक- -स् ऐआ. १, ३, ७.	१७; २४; ७, २, २२; २, १, ३, १, ४,
आप्नोति- -तेः गो. १, १, २६.	आ-पाद-तल-मस्वक- -स् तैआ १०,	४, १८; १९; ८, ४, १, १०; का. १,
१आप्य- -प्यम् श. १४, ८, १५.	११, २.	१, ३, १; ३, ४, १०; १२; तै. १, ५,
९; -प्यानाम् तै. ३, ९, ६, १.	आपान(←अपान)- -स् जै. ९६.	१०, ५; तां. २५, १०. १०; आ... पूर्यति श. १४, ४, ३, २२, २३.
ईप्सत्- अद्र.	आ-पान्त(√पा)-मन्यु- -न्युः तैआ.	आपूरयति श. ६, ७, ३, १०; ७,
आ√पत्, आपतति श. ३, ४, २, १०;	१०, १, ९.	५, २, २७; ९, २, ३, १७; तैआ.
आ...पतति श. ३, ४, २, १०;	आ-पाथिन्- -थी ऐ. ७, २९.	१, १४, १; आपूरयन्ति श. १०,
आपत श. २, ५, ३, १७; आपतत्	आपाल-वैणव- -वे आ. जैआ. १,	४, २, १८; आपूरयन्ति श. १०,
तैआ. ४, १४, १; आपसत् तैआ.	१६७.	७, २, १८; आपूरयन्तु तै. ३, १०,
४, ३३, १.	आपि(√आप्)- -पये श. ५, २, १,	३, १; ११, ६, १; आपूरय श. ६,
आ-पति- -तये श. ३, ४, २, १०; गो.	२; -पिः तां. ६, ३, ५; -पिम् ऐ.	५, ४, १२.
२, २, ३; -तिः गो. २, २, ३.	४, ७; शां. २५, १०; तां. ६, ३, ५;	आ-पूर्ण- -र्णः ऐ. ६, ११; गो. २,
आ-पत्य शां. ७, ४.	-पेः गो. १, १, २६.	२, २१.
आ√पद्, आपद्यते शां. १०, ३; श.	२आप्य- -स् ऐ. ५, २; शां. २२, ५.	आ-पूर्यमाण, णा- -णम् तां. २५, १०,
१, ६, ४, १८; ३, ६, २, २०; ६, ६,	आ√पिष्, आपिषेष् श. १२, ७, ३,	६; -णस्य श. १०, ४, २, १७; -णा
२, १०; ७, १, २, १०; आपद्यते श.	२१; तै. ३, ७, १२, ४.	तै. ३, १०, १, १.
११, १, ६, ३०; तां. १६, १, ४; सा.	आ-पेषम् (णमुल्) श. १४, ५,	आ-पूर्यमाण-पक्ष- -क्षम् श. १४,
१, १, १३; आपद्यति आ. १;	१, १५.	९, १, १८; -क्षस्य श. ११, १, ७,
आपद्यन्ते तैआ. १, ८, ६; आपदे	आ-पीत(√पा)- -ते ऐआ. ५,	४; -क्षात् श. १४, ९, १, १८;
श. १, ८, १, १, ५; गो. १, १, १६;	३, ३.	-क्षे श. ६, २, २, २८; १४, ९, ३,
२८; ५, १०; आपस्यति ऐ. ४,	आ-पीन- आ√प्यै द्र.	१; -क्षेष्टु ऐ. ४, २, ७.
७; आपद्यन्ते श. १४, ९, १, २;	आ√पू, आपवस्व दै. १, १४.	आपेषम् आ√पिष् द्र.
आपद्यासै श. १, ८, १, ४; आप-	आ√पूय, आपूयत् श. ४, १, ३, ६.	आपो(←अप्)-देव(त्य→)त्या- -त्याः
द्यत् श. ७, १, २, ६; तै. २, २, ७, २,	आपूर्ण-, आपूर्यमाण- आ√पू द्र.	शां. १६, ७.
आपद्येत ऐ. ७, ५, ८; श. ३, ६, ३;	आ√पृण, आपृण श. २, ३, ४, १९;	

†C. का. मू. प्र. ४५ द्र. 'आपद्(√आप् ?)' इति पाठान्तरम् । 'अपत्?' इति सा. । ‡आप(←अप्)+पुर(←√पृ)

आपो-नप्त्रिय- -स्य शां. १२, ३.
 आपो-म्य- -यः श. १४, ७, २, ६;
 -यम् श. १३, ४, ४, ७; गो. १, १, २, ९; ३, ९.
 आपो-रेवती- -स्यै शां. ११, ८; २५, १०.
 आपो-हि-हीय, या(←ष्ठ+छ)- -यम् ऐ. ३, ३६; -याभिः सा. १, २, ५.
 आप्त-, आप्ति-, आप्तान- √आप् द्र.
 आप्तोर्याम(←अप्तोर्याम)- -स्य शां. ३०, ११.
 आप्त्(←अप्)- -प्याः श. १, २, ३, १; ४; ३, १, १; का. २, २, १, १५; १८; जै. ९९; ११७; १४१; १८८;
 -प्यान् गो. २, २, १५; -प्येभ्यः श. १, २, २, १८; का. २, २, १, १५; -प्येषु श. १, २, ३, ४; का. २, २, १, १८.
 १आप्य- √आप् द्र.
 २आप्य- आपि द्र.
 ३आप्यु(←अप्)†- -प्याः श. १३, ४, २, १६; तै. ३, २, ८, ११; -प्यान् शां. २२, ९; -प्यानाम् तै. ३, २, ८, ११; -प्येषु तै. ३, २, ८, ११.
 आप्य-स्त्व- -म् तै. ३, २, ८, ११.
 आप्यान-, आप्यायन-, आ/प्यै द्र.
 आ/प्याय, √प्यै, आप्यायते श. १, ५, १, २०; ६, ३, १७; ४, ९, २०; २, ३, ४, २०; ६, १, ३; ३, ४, ३, १८; ९, १, ५; ८; १०; ११; ७, ३, १, ४५; १२, ८, २, २; १४, ८, २, २; का. १, ४, १, १५; तैआ. १, ९, ६; आप्यायते श. ३, ९, १, ७; १३; १५; १७; १९; १२, ८, २, २; १४, ८, २, २; व. ४, ६; गो. २, २, ७; आ...प्यायते श. १२, ८, २, २; ९, १, १७; आप्यायते श. २, ५, १, ५; का. १, ४, ३, ४; गो. २, ३, ९; आप्यायताम् ऐ. १, २६; श. ३,

४, ३, १८; ८, २, ९; १४, ३, १, ४; ६; का. १, ४, १, १५; तै. ३, ७, ४, १६; ५, २; ६; १३, १; गो. १, २, ७; २, २, ४; आ...प्यायताम् ऐ. १, २६; गो. २, २, ४; आप्यायन्ताम् तै. ३, ३, ९, ४; आप्यायस्व ऐ. १, १७; ७, ३३; शांआ. ४, ८; श. ७, ३, १, ४६; १४, ९, १, १९; तै. ३, ५, १२, १; ७, १३, ४; तैआ. ३, १७, १; ४, ११, ४; ६, ६, २; १०, ३६, १; ३७, १; तां. १, ५, ८; जै. ८४; गो. २, ३, ६; आ...प्यायस्व ऐ. १, २६; श. १, ८, २, ४; ३, ४, ३, १८; १४, ३, १, २३; गो. २, २, ४; आप्यायध्वम् श. १, ७, १, ६; तै. ३, २, १, ४; आप्यायत श. १, ६, ४, ९; १२, ८, २, १; २; जै. २१२; जैउ. १, २, १, १२; गो. २, २, ४; आप्यायन्त तै. ३, २, १, ५; आप्यायेत श. १, ६, ४, ९; १२, ८, २, २; आप्या(द?)यिष्ठाः शांआ. ४, ८; आ...प्यासिषीमहि श. १, ८, २, ४; १४, ३, १, २३; तैआ. ४, ११, ४.
 आप्याययति ऐ. ७, ३३; शां. ३, ५; १०, १; श. १, १, २, २०; ५, ३, २५; ३, २, २, ६; ८; १२; १४; २९; ४, ३, १६; १८; ९, ३, १०; ४, ३, ५, १४; ४, ४, ४; ७; ८; ९, ५, ८, ६-९; ६, ७, १८; ५, ५, ५, १२; ७, ३, १, ४५-४७; का. १, ६, १, २; २, १, २, १५; तै. ३, २, १, ५; ३, ९, ४; तैआ. ५, ९, ९; जै. ८४; ११३; गो. १, १; ३९; २, ९; आप्याययन्ति ऐ. १, २६; ३, ३२; शां. ११, ८; २७, ६; शांआ. ४, ८; श. १, ८, २, २; ३, ४, ३, ११; १४; १७; १८; १९; ८, १, २; ३; ४, ७, १८; ९, २१; २२; आप्याययन्ति श. ३, ४, ३, १३; ८, १, २; तै. ३,

१, ३, १; तैआ. ५, ९, ९; तां. ४, ९, १७; गो. २, २, ४; ३, ६; १३; १४; १५; ४, १; २; ३; ६; १५-१७; ५, ३; आप्याययामः श. ३, २, २, ६; १४; आप्याययान्त्रके श. २, ५, १, ३; का. १, ४, ३, ३; आप्यायय ऐ. १, २६; श. १, ५, १, २०; ७, ३, ६; २, ३, ४, २०; ३, ४, ३, १८; तै. ३, ७, ११, ५; तैआ. ४, ५, ६; ४२, ५; गो. २, २, ४; आप्याययत् श. १, ७, ३, ७; आप्याययन्त जै. ८४; आप्याययन् श. १, ५, ३, २५; ४, ६, ७, १७; जै. ६३; गो. १, १, २८; आप्याययत श. ३, ९, १, ४; ७; ८; १०; ११; १३; १५; १७; १९; आप्याययेत् श. ३, २, २, १२; २९; गो. १, २, २०; आप्याययेयुः श. ३, ४, ३, १२; आप्याययेयुः श. ३, ४, ३, १४; आप्याययेय श. ३, ९, १, ३; आप्याययेम श. १, ५, ३, २४.
 आप्यायत जै. २१२.
 आपीन, ना- -नः ऐ. १, १७; -नया श. ४, ६, ९, २१; -नाम् शां. ११, ८; २७, ६; -ने गो. २, ३, ९; -नेन जै. ११३; जैउ. १, २, १, १२; १३.
 आपीन-वती- -ती ऐ. १, १७.
 आ-प्यान-व(त्→ती)- -तीभ्याम् श. ७, ३, १, १२; ४५; २, १.
 आ-प्यायन- -नम् ऐ. ७, ३४; श. १, ६, ४, ११; १२; ३, ४, ३, १२; १८; -नेन श. ३, ४, ३, १३.
 आ-प्यायमान, ना- -नः श. ७, २, ३, ४६; तै. ३, १, १, २; -ना तै. ३, ७, ५, १३; १०, १, १; -नाः तैआ. ६, १०, २.
 आ-प्याययन्त- -यन् श. ४, ६, ९, ७; २१; -यन्तौ तै. ३, ७, ४, ११.
 आ-प्याययन्ती तै. ३, १, १, १२.

† 'आप्य-' Bw. स्वरश्चिन्त्यः । ‡ 'आप्यायति' मुपा. चिन्त्यः ।

आ-प्यायित- -तः गो. २, २, ४.
 आ-प्याय्यमान- -नः श. १२, ६,
 १, २०.
 आ-प्र-दिव- -म् श. ३, ४, २, ४.
 आ-प्र-पद- -म् जै. १२५.
 आ-प्र-वयम्, आ-प्रयच्छर्; आ...
 (प्रयच्छ) श. ३, ५, ३, २२.
 आ/प्रा, आ...अप्रात् तै. २, ६, १०,
 ६; आप्राः ऐआ. ३, २, ३; शांआ.
 ८, ४; श. ४, ३, ४, १०; ७, ५,
 २, २७; तै. २, ८, ७, ४; तैआ. १,
 ७, ६; २, १३, १; आ...अप्राः
 ऐ. ३, २, २; ४, २९; श. ३, ७, १,
 १४; ६, ७, ३, १०; तै. ३, ६, १३, १.
 आ-प्रिवृष्- -वान् श. ९, २, ३, १७.
 आ-प्रावृष- -म् श. ५, ५, २, ३.
 आप्रिवृष्- -म् तै. २, २, ८, ६.
 ? आप्रियनिगमः- -मः गो. १, १, ३९.
 आ/प्री, आप्रीणाति ऐ. २, ४; शां.
 १०, ३^३; श. ६, २, १, २८; २९; ३०;
 ३४; तां. १६, ५, २, ३; आप्रीणीमः
 श. १३, २, २, १४; आप्रीणीहि श.
 ६, २, १, ३१; आप्रीणात् श. ६, २,
 १, ३३; ११, ८, ३, ५^३; तां. १५, ८,
 २; १६, ५, २, ३; आप्रीणीयात् ऐ.
 २, ४; श. १३, २, २, १४^४.
 आप्री(आ/प्री, वा/आप्)- -प्रियः
 ऐ. २, ४; ४, २६; शां. १०,
 ३; १८, १२; श. ६, २, १, २८;
 ३१; २, ५; ३१; ११, ८, ३, ५;
 १२, ८, २, १९; -प्रियः तै. ३, ७,
 १०, २; ९, ४, ८; तां. १५, ८, २^३;
 १६, ५, २, २; २३^३; -प्रिया शां.
 १८, १२; -प्रीः श. १३, २, २;
 १४; -प्रीणाम् तै. २, २, ८, ६;
 -प्रीभिः ऐ. २, ४; शां. १०, ३^३;

श. ३, ८, १, २; ११, ८, ३, ५^३;
 १२, ८, २, १४; तै. २, २, ८, ६.
 आप्री-सूक्त- -म् शां. २५, १०.
 आ-प्रीत- -तः शां. १८, १२; -तम्
 ऐ. २, ११^३; शां. १८, १२; -तान्
 श. ६, २, १, ६; -ताय ऐ. ७, १६;
 -ते ऐ. २, ११.
 आ-प्रीत-प्(√२पा)- -पाय श.
 १२, ६, १, २०.
 आ-प्रीत-पा- -पाः श. १२, ६,
 १, २०.
 आ/प्रु, आपुप्रुवे ष. १, ६.
 आ/प्लु, √प्लु, आप्लुवन्ते ऐ. ६, ३३;
 आप्लुवस्व तैआ. १, २७, १.
 आप्लुवयन्ति ष. ४, ४.
 आ-प्लुय श. १४, ९, ४, १२.
 आप्लरस(←अप्सरस्)- -म् जैआ.
 १, १५१; आ. १, १५१; ३६१.
 आ/फण्, आपनीफणत् ङि श. ५, १, ५,
 १९.
 आ/बन्ध्, आबध्नाति श. ५, ४, ३,
 २४; आबध्न्ध श. ७, २, १, १५.
 आ-बद्ध, द्वा- -द्धम् श. ११, ८, ४, २;
 -द्वाः श. १४, ६, १, २.
 आ-बध्य श. २, ६, २, १७; ५, ३, २, ६.
 आबर्हण- आ/बृह द्र.
 आबलय(←अ-बल)- -म् शांआ. ५, ३.
 आ/बाध्, आबाधेरन् का. २, २, ३, १७.
 आ-बाध्- -धम् तै. २, ४, ७, ३.
 आ-बिल- -म् श. २, ३, ३, १.
 आ/बुध्, आबोधि सा. १, ४, ६; २,
 २, १.
 आ/बृह, आबबर्ह श. २, १, २, १६.
 आ-बर्हण- -म् का. १, १, २, १०.
 आ-बृ(ढ→)ढा- -याम श. २, १, २,
 १६.

आ/भज्, भ्राभजति ऐ. ३, २९; श.
 १, ५, २, ४; २, ३, १, २०; ३, ६, २,
 २६; ९, ४, ९; ४, ३, ३, १०; १३, ७,
 २, ७; ८, १, ६; ७; १४, २, २, ६; ७;
 का. १, ३, १, १२; जैड. २, ३, ३,
 ४; ५; भाभजन्ति ऐ. ४, १९;
 भ्राभजामि श. १, ६, ३, २०; २१;
 आ...भजामि श. ४, १, ३, १२;
 आ...भजामः श. १, ६, १, ८;
 आभजस्व श. १४, ४, १, १९;
 आभज तै. २, ४, ७, ७; जैड. १,
 ६, २, ८; २, ४, २, १०; आ...भज
 श. ३, ३, ३, १३^३; ४, १, ३, १२;
 तै. ३, ३, ७, ९; ७, १३, २; आभजत्
 श. ३, ६, २, १७; जै. ४७; आ...
 भजत् श. १, ६, १, १; का. २, २,
 ३, ४; भाभजै ऐ. ३, २०; आभ-
 जाम श. २, ४, ३, ८; आ...भ-
 जाम श. १, ६, १, ८; का. १, ३, २,
 ८; भाभजत् ऐ. ३, २०; ६, १२;
 आभजन् श. ३, ६, २, २४.
 आभाजय तै. २, ५, ६, ५; आ...
 भाजय तै. २, ४, ४, ८.
 आ-भक्त, का- -क्तः श. १, ६, १, ८^३;
 -क्तम् श. १, ५, २, ४; ६, १, ८;
 ३, ६, २, २६; -क्ताः श. १३, ८,
 १, ६, १४; -क्ताम् शां. ९, १; आ.
 ११.
 आ-भक्ति- -क्तिम् शां. ९, १.
 आ-भज(त्→)न्ती- न्तीः श. ९, २,
 ३, ८^३.
 आ-भर-, आ-भरन्- आ/भृ द्र.
 आ/भा, आभाति ऐ. १, २१; श. ६,
 ७, ३, २; ८, ७, ३, १३; आमाति
 तैआ. ३, १६, १; आ...भात् तै. २,
 ७, १५, ३; आभाहि ष. ६, २, १, ६^३.

† = य. ५, १९; द्वैस्वर्यात् 'आ' इति पृथगेव साधुः । = अ. ७, २७, २; तु 'आप्रयच्छ' इति षाठदेक-
 पदमेव साधीयः स्यात् । † † √आप्+कि' भा. । 'आप्री-त्व-' इत्यस्यैव छान्दसो इस्व इत्यस्मान् भाति ।
 § 'आप्रीमिगम' इत्यपि पाठो भवति । 'आप्रीम्' इति 'निगम' इति च द्वे पदे स्याताम् । † = ऋ. ४, ४०, ४; य. ९, १४;
 सा (ऋ.). अर्वाबश्च तिडि रूपमाहुः । अन्ये सा (श.). द. म. च शतरीति । अत्र कैश्चित्प्रदाशितेऽप्यनर्थोमे द्वैस्वर्यात्
 च तादशो योग इत्यादिषामहे । अन्वा/फण् द्र.

आ-भात्- -भान् तै. ३, १०, १, १.
 आ-भार- आ/√ष्ट द.
 आभिजित्(←अभिजित्)- -म् गो.
 १, ४, १३.
 आभिप्रतारिण(←अभिप्रतारिन्)-
 -णस्य ऐ. ३, ४८; -णाः तां. २,
 ९, ४.
 आभिप्रायक(←अभिप्रायक)- -म् सा.
 ३, ९, ७.
 आभिप्लविक(←अभिप्लव)- -कः शां.
 २६, २; -कात् ऐआ. ५, ३, २.
 आभीक(←अभीक)- -कम् तां. १५,
 ९, ८; ९; आ. जैआ. १, ४६७;
 -के आ. १, ४४, १.
 आभीशव(←अभीशु)- -वम् तां.
 १२, ९, १५; १५, ३, २७; आ. जैआ.
 १, २०९; -वस्य तां. १५, ३, २७;
 -वे आ. जैआ. १, ४११; ५, १२.
 आ/√श्मू, आभवति ऐआ. २, ३, ७;
 आभवती३ ऐआ. २, ३, ७; आभ-
 वन्ति जैउ. २, २, २, ४; आबभूव
 श. ५, २, २, ७; आबभूव तै. २,
 ८, ९, ६; तैआ. ३, १४, २; ४; तां.
 १२, १३, ३२; जै. ७७; गो. १, २,
 ९; आबभूवुः तै. ३, ८, ३, ४;
 आभविष्यन्ति ऐ. १, २४; आभु-
 वत् तैआ. ४, ४२, ३; तां. ११, ४,
 २; १५, १०, १; दै. १, १४; जै.
 ८५; गो. २, ४, १; आ... भवन्तु
 तै. ३, ८, १७, ३; अ... भव गो.
 २, ३, ६; आभवत् दै. २, ७;
 आभवेत् श. १४, ६, ९, ३४;
 आभूयासम् जैउ. ३, ५, १, ३; ११;
 २, ५; ८, ३; १२.
 आ-भवत्- -न् तै. ३, १०, १, २.
 आ-भू- -भु तै. २, ८, ९, ४; -भुव.
 शां. १९, ९; -भूः तै. ३, ८, १७,
 ३; १०, १, ३.
 आ-भूति- -तिः ऐ. ७, १३; श.

१४, ५, ५, २२; ७, ३, २८; जैउ. १,
 १५, १, २; ५; २, २, २, ४; ३, ५, १,
 ३; ६१; २, ५; ६; ८, ३; १२; -तेः
 श. १४, ५, ५, २२; ७, ३, २८; -त्यै
 ३, १, ४, ५; ८, १७, ३.
 आ/√श्मू, आ... भूषणं शां. २६,
 १५; श. ४, १, ३, १८.
 आ-भूषत्(√भूष्)- -न्तः तै. २, ५,
 ८, १२.
 आ/√ष्ट(←हृ), आभ्रन्ते श. ८, ६,
 ३, १८; आभ्रामि तै. १, २, १, २;
 ३; आभ्र ऐ. ४, १०; ऐआ. ५,
 २, २; ४; शांआ. २, ९; १२, २; २४,
 ५; ६; श. ६, ३, १, ३८; २, ९; तै.
 २, ४, १, १; २; ४, ७; ६, ५; ५, ४,
 १; ६, ९, १; ३, ११, ४, २; तैआ.
 २, ५, २; तां. ४, ७, २; ८; १४, ६,
 २; ४; सं. २, ४, १२; जै. १९९;
 आ... भ्र शां. २१, ३; तै. २, ५,
 ४, १; ३, ५, ७, ४; आ... भ्रतम्
 तै. ३, ६, ११, १; आभ्रध्वम्
 शांआ. ३, २; आभ्रत् तै. २, ६,
 १२, २; आभ्रत् तै. ३, ६, १३, १;
 आभ्रन् तै. २, ४, ६, ७; ६, ११, १;
 आभ्रियात् श. १, ५, १, २०; आभा-
 र्छीम् तै. २, ६, १०, ४.
 आ-भ्र- -रे आ. १, ४३७.
 आ-भ्रत्- -न्तः तै. १, २, १, २; ३.
 आभ्र(त्डव-)-द्वसव(←त्डवसु)-
 -म् -वे आ. जैआ. १, १२७.
 आ-भ्रात्- -म् तै. ३, १२, २, ९; ४, ७.
 आ-भ्रत- -तः तै. ३, ७, ४, १; -तम्
 शांआ. ३, २; श. १४, ३, १, ३१;
 तै. २, ७, १७, १.
 आ-भोगै- -गाः तैआ. १, ८, ५.
 आ-भ्रातृव्य- -म् जैआ. २, १६, ५.
 आम् जै. ९५; १००; १६९; १९३.
 आम्, मा- -म सं. २, ६, १२; -मः श.
 १४, ९, ३, १०; तैआ. १, ११, १;

तां. १, २, ८; -मम् श. १४, ९, ३,
 १०; -माः का. १, २, ४, ११;
 -मायाम् श. २, २, ४, १५.
 आम-गर्भ- -स्य सा. ३, ६, १३.
 आम-पात्र- -म् श. १२, १, ३, २३;
 गो. १, ४, १३; -त्रेः श. १४, ९,
 ४, ११.
 आमाद्(म/अद्)- -द् श. १, २,
 १, ४; का. २, १, ४, ३; -दम् श.
 १, २, १, ४; का. २, १, ४, ३; तै.
 ३, २, ७, १.
 आमाद्य- -म् तां. १६, ६, ११.
 आ/मन्त्र, आमन्त्रयते शां. १७, ७;
 श. ५, २, १, १०; आमन्त्रयते श.
 ५, २, १, १०; ४, ४, ९; १०-१३;
 ९, १, २, १६; १३, १, २, ४; ४, ३, २;
 आमन्त्रयति गो. १, २, ९; आम-
 न्त्रयसे तां. १३, ३, २४; आमन्त्र-
 याञ्चके शांआ. ६, १९; श. ११,
 ८, ४, १; १४, ५, १, १५; आमन्त्र-
 यामास ऐ. ७, १४; १७; गो. १, २,
 १०; १८; ३, ६; आमन्त्रयै श. ११,
 ८, ४, ५; आमन्त्रयंत तै. २, ३, ११,
 १; २; ३-५; तां. १३, ३, २४;
 आमन्त्रयन्त ऐ. १, २४.
 आ-मन्त्रण- -म् श. ६, ६, २, ५.
 आ-मन्त्रणीय- -यः तां. १८, ९, २१;
 -यान् श. ११, ८, ४, ५.
 आ-मन्त्रित- -तः श. ७, २, १, ११;
 ९, १, १, १७; १२, ६, १, ४१; १४, ४,
 २, १.
 आ-मन्त्रय श. ११, ८, ४, ५; १२, ६,
 १, ३८.
 आ-मन्त्र्यमाण- -णः श. १, ४, १,
 १०; १८.
 आमयत्(√अम्)- -तः गो. १, २, १९.
 आमय-त्व- -म् जैउ. २, ४, २, १०.
 आम-याविन्- -विनः तां. ७, ६,
 १२; -विनम् तां. १६, ३, ५; १३;

† = ऋ. ७, ९२, २ = य. ७, ७; म. द. तु √भूषयतेराहतुः । 'अभूष' इति उ. -पाठश्चिन्त्यः । ‡ 'अभ्रातृव्य-' इति पाठान्तरमेव शुद्धं भाति । § 'आमपात्र-' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । ¶ 'अनामयत्व-' इति मुपा. ।

१;१८,५,११; -विने तां. ६,१०, ४;७,१,११; ८,१, ८; तैआ. १, २६,५; तां. १६,१३,२,३;४;१८, ५,११; सा. २,२,३. आमयाव्य(-विन्+प्यन्)- व्यात् सा. २,२,३. आ/मही(←/मह), आमहीयते जै. १८; आ...महीयते जै. १८; आ...महीयन्ते जै. १८; आ... महीयस्व श. ६, ४,१,८; ७,३, १,९; आमहीयत जै. १८; आम- हीयन्त जै. १८. आ-महीयमान- -म् जै. १८. आमहीयव(←अमहीयु)- -वम् तां. ७,५, १;४; ११,११, ७; १५,९, ५; जै. १८; आ. १,२३२;३४१; ४६७; -वस्य जै. १८. आमहीयव-त्व- -म् जै. १८. आमहीयव-प्रतिपद्- -द् जै. १०८. आमाद्, घ- आम- द्र. आमावास्य(←अमा-वास्य) - -स्यः गो. १, ३, २२; -स्यम् शां. १, १; ४, १; १४; श. १, ६, २, ६; ४, १२; ८, ३, ४; २, ४, ४, १५; १२, ३, ५, ६; का. १, ३, ४, ९; तै. ३, ७, ४, ४; जै. १२०; -स्यस्य श. १, ६, २, ६; ४, ९; -स्ये शां. ४, १४; तां. २५, १०, ६; -स्येन ऐ. १, १; शां. ४, ४; श. १, ६, ३, ३६; ५, २, ३, ७; ११, १, ३, १, ३; ५, ६; ७; १; २, ४, १०; ५, ४; का. १, ३, ४, ८; गो. १, ३, २१. आमावास्य-विध- -धेन श. ११, १, ५, ४. आ-सिक्शा(√मिष्)- -क्षा श. ४, २, ५, १८; तै. १, ६, २, ४; ५, ४; ७, १०, १; तैआ. २, ८, १; जै. २०५; गो. २, १, २२; -क्षाम् श. १, ८, १, ७; १; ३, ३, २, २; ४, २, ४, १९; -क्षायै तै. १, ७, १०, ६. आमिक्षा-वत्- -वताम् तै. २, ७, १६, ४. आमित्र(←अ-मित्र)- -त्रौ श. १३, १, ६, १; तै. २, २, ७, १; ३, ८, ९, २. आ/मिह्, आ...मेहन्ति तैआ. ३, ११, ६. आ/मी(→/मि), आ...मिमिनन्त; ऐ. ७, ९; आमिमियात् तै. ३, ६, १३, १. आ-मीवत्(√मीव्)- -त् श. १३, ८, १, ७. आमुष्यायण(←अमुष्य)- -णः श. २, ३, ४, ११; १४; ७, २, १, ११; का. १, ४, १, ९; १२; तै. १, ७, ६, ७; -णम् तां. ६, ६, २; ३; तैआ. ४, ३, ३; ५, ३, ८; -णस्य तैआ. ५, १०, ६; -णाय तै. २, २, ७, ७. आ-मो(द→)दा(√मुद्) श. ४, ३, २, १३. आ-मोष(√मुष्)- -म् श. १२, ५, २, ८. आ-म्रात(√म्रा)- -न्तम् शां. ८, ७. आ-म्राय- -यः तैआ. १, ७, ५. आम्बाष्य(←अम्बाष्) - -ष्यः ऐ. ८, २१; -ष्यम् ऐ. ८, २१. आम्ब- -म् श. १४, ७, १, ४१. आय्(आ/अय् ←/इ), आयति तैआ. ६, १, २; आयामहै ऐ. ४, ७; आय? तैआ. २, ४, ११. आदन्ति, आयन् ए. अद्र आ/यज्, आयक्ष्यते तै. २, ६, १५, २; ३, ६, १५, १; आयक्ष्यसे तैआ. ३, २, १; आयजताम् श. १, ७, ३, १४; तै. ३, ५, ७, ६; ६, ११, ४; १२, २; आयजस्व श.	८, २, १, ७; तैआ. १०, १, १६; आयज श. १, ५, २, १०. आ-यजिन्- -जी तै. ३, ५, ९, १, ६, १३, १; १४, ३. आ-यजिष्ठ- -ष्ठः तै. ३, ५, ७, ५; ६, ११, ४. आ-यजीयस्- -याच् तै. ३, ५, ९, १; ६, १३, १; १४, ३. आ-यत्(√इ)- -यत् तै. ३, १०, १, १; -यतः ऐ. १, १३; शांआ. १, ४; श. ६, ४, ४, १६; तै. २, ३, १, ३; तैआ. ५, ११, ३; -यतःऽइव श. २, २; -यताम् श. ६, ४, ४, १३; -यति श. ४, १, ३, ९; -यते तै. ३, ७, २, ७; -यस्तु ? श. ३, २, २, ६; ६, ३, ११; जै. १८५; -यन्तः जै. ३४; ३७; -यन्तम् ऐ. २, २०; श. ३, ९, ३, ७; ६, ४, ४, १६; १४, ७, १, ४३; तै. २, ३, १, ३; ९, ७; ८; ४, ७, ३; -यन्तौ जै. ४४; १८८. आ-यती- -ती तै. २, ४, ६, १०; -तीः ऐ. २, २०; शां. १२, १; -तीनाम् ऐ. २, ३६; -तीम् मं. २, २, १७; -त्यै जै. १५१. आ(आऽअ)यन- -न्म् श. ३, ४, ३, १२; आ. १; -नाय श. १४, ९, ३, ४; तै. ३, ८, १७, १; -ने तै. ३, ७, ९, ७. आयन-वत् (मत्पु)- -त् तैआ. २, ६, २. आ/यत्, आ...यतन्ते तां. १३, २, ३; आ...यतेम तै. ३, ६, १०, ४. आयातयति ऐ. २, ३४; श. ११, ५, २, १०. आ-युतन- -न्म् ऐ. १, ३०; २, ३६; ३९; ३, २७; ४, २७; ऐआ. २, ४, २; ५, ३, २; शां. १२, ५; १७, ४; १८, ८; २२, ६; २५, १२; २७, १; शांआ. ३, ३; ५, ९, ३; श. २, ५,
---	--

† 'ना' इति मुपा. । ‡ अज. मुपा. अशुद्धः । § 'आमिक्षाम्' इति मुपा.स्वरक्षित्यः । ¶ 'म्ब' इति P.W.M.W. मुपा. ? । ¶ = अ. ६, ११८, २; अघिरञ्जुः (गद.) । आयत् [आ । आयत्(√इ)] इति पाठः ।

१, १२; ६, २, १, १४; १०, ५, २,
२१; १२, ५, १, १७; १३, ४, २,
१७; ६, २, ३; १३, ३, १, २१; २२;
२, ४, ६; ८; १०; १२; १३; ६, ९;
११-१८; १०, २; ३; ५; ६; ८; ९;
११; १२; १४; १५; १७; १८; ९,
२, ५; १४; का. १, ४, ३, १०;
तै. १, ६, १, ३; ७, १, ९; २, २, २, ६;
३, १, २; ३, ३, ७, ७, ९, २१, २; ३;
११, ७, २; ३; तैआ. १, २२, १; २;
३; ४; ५; ६; ७; १०, ११, २;
तां. २, ८, २; ४, ४, १०; ८, १३;
७, ३, ११; १८; १०, १, १, ४; ७;
१०; १३; १६; १९; जै. २८;
१०१; १३९; १८४; जैउ. ४, १०,
४, ८; ११, ४, ३; गो. १, १, ३४, २;
२४; ५, ४; २, २, १७; ४, ६; -नात्
ऐ. २, २२; ५, ४; ५; ६; ८; १२;
१३; १६-२१; ७, ५; शां. १२,
५; २२, ७; श. १, ६, १, ६; ११,
८, १, ३; १३, १, ३, ६; तै. १, २,
१, ४; ३, ८, ८, २; तां. ४, ८, १३;
जै. ४६; -नानि श. ४, ४, ५, ३;
६, २, १, १६; १२, ८, ३, २०; १४,
६, ९, २८; -नाय शांआ. ९, ८;
-ने शां. ५, ४; ८, ४; ५; १८,
३; १०; श. १, ६, १, ६; ४,
५, २, १३; ५, १, ४, २; ३, ५, २;
९, ३, ४, १३; १२, २, ४, २-७;
८, २, २२-२४; १३, १, ३, ७; ४,
२, १५; ४, ६-१०; तै. १, ६, १,
३; ७, १, ९; २, २, २, ६; ३, ३, ७,
७; ७, ४, ३; ४; ५; तां. ४, ४, १०;
७, ४, १, ४; ९, २, १२; १३, १०,
१६; २१, ९, १०; जै. २८; १८४;
गो. १, ३, १३; ५, ४; २, १, २२;
४, १५; १६; १७; ५, ७, ६, १६; -नेन
ऐ. ५, १, ४; ७; १२; १६; १८; २०;
शां. ८, ९; १९, ८; २२, १, २; ३;
२६, ९; श. ८, ५, ३, ८; तां. ७,

९, १५; -नेभ्यः जैउ. २, ४, ३, ८.
भायृतन-वृत्- -वृत्तम् ऐ. ३, २२;
तै. ३, ९, २१, २; -वान् ऐ. ३,
२२; तै. २, ३, १, २; ३, ९, २१, ३;
११, ७, २; ३; तैआ. १, २२, १; २;
३; ४; ५; ६; ७; तां. ७, ९, १५;
१०, १, २; ५; ८; ११; १४; १७; २०;
१३, १०, १६.

भा-यत्त- -त्तः ऐआ. ३, १, २; शांआ.
७, ४; -त्तम् शां. ७, ६; -त्ताः
शां. ६, ११.

भायत्त-मूल- -म् तां. २०, १६, १.

आयन- आ-यत्- द्र.

आ/यम् (→च्छ) आयच्छति श. ५, ४,
३, १३; तै. ३, ३, ६, ५; आ...यमसे
श. ५, ४, ३, १४; आयमत् तैआ. ६,
५, १; आ...यमत् श. ७, ३, २, ८;
तां. १४, ६, १; आयच्छस्व श. २,
४, १, ८; ९; का. १, ४, २, ४;
आयच्छ तां. १, ७, ८; आयांसि
ऐ. २, ४०.

आ-यत्, ता- -तः ऽइव ष. २, २;
-तम् ऐ. ५, ५; शां. २२, ८; श.
१४, ७, १, १५; तां. १२, १०, १;
-तया श. १, ७, ३, ३; -ता गो. १, ३,
२१; -त्ता गो. २, २, १५; -तान् गो.
२, २, १५; -तायाम् तै. २, ७, ७, १.
आ-यति- -तये गो. २, २, ३; -तिः
गो. २, २, ३.

आ-यम्य सा. १, ६, ७.

आयसु (← अयसु) - -साः श. १३,
२, २, १६; १९.

आयसी- -सीः ऐआ. २, ५, १;
-सीम् सा. २, ५, ३; -स्यः श.
१३, ३, ४, ५.

आय-सु-यात्- -यान् तैआ. १, १०, ४.

आयस्थूण (← अयस्थूण) - -णः श.
१४, ९, ३, १९; -णाय श. १४, ९,
३, १८.

आ/या, आयाति शां. १४, २; श.

१४, ७, १, ४३; तैआ. २, ५, १;
गो. १, ३, ६; आययौ जै. १७६;
आययुः मं. २, ६, ३; आयातु ऐ.
४, २९; तै. २, ६, ८, २; ८, ७, ७;
३, १, १, ९; तैआ. ३, ११, ७; ६, ५,
१; १०, २६, १; आ...यातु ऐ.
५, ५; २१; ६, १८; शां. २२, ९;
२५, ७; २६, १६; तै. २, ८, ६, १;
गो. २, ५, १५; आयान्तु तै. २, ८,
२, १; आ...यान्तु तै. २, ८, २,
१; आयाहि ऐ. ४, २९; ५, १;
१७; ७, ६; ८; ऐआ. १, १, ४;
५, २, २; ३; ३, १; शां. १, ४; १७,
१; २६, १०; श. १, ४, १, ७; ८; २२;
३, ३; ६, ४, ४, ९; तै. २, ४, ३,
११; ७, ७; ३, ५, २, १; ६, ३,
२; तैआ. १, ३१, १; तां. ४, ६,
१०; ११, २, ३; सा. २, ६, ९; १०;
३, १, ६; ४, ३; ७, २; गो. १, १, २९;
२, ३, १४; ६, २; आ...याहि
शां. २५, २; ८; २६, ८; श. ६,
४, ३, ९; तै. २, ४, ३, ६; ११; ६,
१६, २; ७, १३, १; ४; तैआ. १,
१२, २; गो. २, ३, १४; आयातम्
ऐ. ५, १२; ऐआ. १, १, ४; तै. २,
८, ७, ७; गो. २, ३, १३; आ...
यातम् ऐआ. २, ३, ८; तै. २, ४, ३,
७, ८, ४, ७; ३, ६, ८, १; गो. २, ४,
१७; आयाति ऐ. ३, २८; श. ४,
३, २, ८; ९; आयात् तां. १४,
३, १३.

आ-यात्- -न्तम् ष. १, ३.

आ-यासु (यसु) - -सः ष. ५, ३;
-साय तैआ. ३, २०, १.

आयासी (← अयास्य) - -स्यः तै. ३,
९, ११, ४.

आयास्य- -स्यम् तां. १४, ३, २१;
आ. १, ५०७; ५११; जैआ. १,
५११; -स्यानि तां. १४, ३, २२;
१६, १२, ४, ५; -स्याभ्याम् तां.

† 'आयस्थूणः' इति अज.मुपा. स्वरद्विचन्त्यः W. स्वररद्वितमुपा. च । † 'आपति' इति L. मुपाठः । § 'याहि' मैसु.मुपा.

११,८,१०; ११^३; १२^३; -स्ये तां.
 ११, ८, ९; १०; आ. १, ५०९.
 भा/यु, भायुते वा. ११, ५, २, ८; १३,
 २, ७, ६; तां. १६, ३, २; आयुवते
 वा. ८, ४, २, ११; आ. युवसे तै.
 २, ७, १६, २; आयुवत तां. १६,
 ३, २.
 भा-युत- -तम् ऐ. १, ३.
 भा-युवान्, ना- -नाःऽह्व वा. ९, ४,
 १, ८; -नानि वा. ४, १, २, २६.
 भायु(√इ)- -यवः तै. १, ४, ८, १; तां.
 १४, ९, ३; जै. १६८; -युः वा. ३,
 ४, १, २२; १३, ५, १, १८; तां. ६, ४,
 ४; -युनां वा. ३, ५, १, ३२;
 -युम् गो. १, ५, २४; -युवः वा.
 ९, ४, १, ८; -योः ऐ. २, ३३; वा.
 ८, ७, ३, १३; तां. ६, ४, ३; -यौ
 मं. २, १, ८.
 भायु-पत्नी- -स्त्र्याम् तां. १, ५, १७.
 भायु-वच्- -क् तां. १४, ११, १.
 भा-युक्(√युज्)- -क्ताः तैआ. ७,
 ११, ४^३;
 भा-युजान- -नाः जै. १९९.
 भा-युजान- -नाः जै. ८५.
 भा/युध्, भायोधयन्ति ष. ४, ४.
 भा-युध- -धम् वा. ५, ३, ५, ३०;
 -धानि ऐ. ७, १९^३; २५; जै. १२८;
 -धेभ्यः ऐ. ७, १९; -धैः ऐ. ७,
 १९^३; २५; तै. २, ८, ५, ६.
 भायुस्(√इ)- -युः ऐ. १, ५^३; २, ७, २१;
 ३०; ३८^३; ३, ८; ११; १४; ३४; ४,
 ७; १०; १५^३; ५, २७; ६, ३३^३; ७,
 ३; २३^३; २४^३; ३३^३; ८, ७, ११^३;
 १५^३; २५; ऐआ. १, १, ३; २, २; ३,
 ८^३; ५, २; ३, १, १; २; ५^३; ६^३; २, १;
 २; ५, ३, २^३; शां. ११, ७; १३, ५; ९;
 १४, ४; २०, १; ४; २१, १; ३; ५;
 २६, १७^३; ३०, ५^३; शांआ. २,
 १७; ५, २^३; ६, ८; १६; ७, २; ४-८;
 १२-१४; १६-२३; ८, १; २; ११,

८^३; वा. १, २, १, २१; २, ७; ८, ३,
 १६; ९, ३, १८; २, ४, २, ६; ३, २,
 २, २३; ३, १, १२; ५, १, ३२; ३, १८;
 ६, १, १८; ८, ३, २६; ४, १, ४, १०;
 २, ३, १^३; २^३; ४, २^३; ३; ४; ७^३; ३,
 ४, २४^३; २८; ५, २, १०; ६, ११, ६^३;
 ५, १, ५, २८^३; २, १, ४; २०; ४, १०^३;
 ३, ५, १५^३; ४, १, १२; १४^३; ३, २५^३;
 ६, ७, २, २; ३, ७^३; ४, २^३; ७, २, १,
 १५; ४, २, १८; ८, १, ४, ६; ३, २,
 १४; ७, ३, ११^३; १३; २०^३; ९, १, १,
 ३३; २, ७; २, ३, १६^३; ३, ३, १२;
 ४, २, १७; ५, १, १०^३; १०, २, ६,
 ६^३; १९^३; ४, ३, १^३; ६, १, ४-९; ११;
 ५, ८; ११, ४, ३, २०; ७, १, ३^३; ८,
 ३, ६; १२, १, १, ७; ११; २, २, ५; १२;
 ४, १, ९^३; ७, २, १३; ३, ५; १६^३;
 १३, १, १, ४; ५, ६; २, ५, ३; ६, ११;
 १५; ४, १, ७^३; ११^३; १५; २, १०;
 ५, २, १०; ४, ३; ८, ४, ८; १४, १, १,
 ३३; २, २६; ३, १९^३; २, २, ४५; ३,
 २, ३१; ५, १, ११; १२; ६, ३, २; ७,
 २, २०; ९, ४, १३-१७; का. १, १,
 ३, ३; ४, ९; २०; २२; ३, ३, ६; ४, १,
 १५; २, १, ४, १९; २, १, ६; तै. १,
 १, १, २; ३^३; ७, २; २, १, २४; २६;
 २७; २, २^३; ५, ४^३; ३, ३, ७; ४, १, ६;
 ३, १; २^३; ७, ४, ४; ८, २, ४; ९, १;
 २, २, ८, ८; ३, ९, १; २; ४, १, ४; ५,
 १, ३; ७, २^३; ८, ७; ९; १२; ६, ३, ४;
 ४, ६; ७, ७, ५; ६^३; ९, ३; १७, २; ८,
 ७, १०; ३, १, २, ७; ८; २, ३, ३; ६,
 ४; ७, ६; ८, ४; ३, ६, ९; ९, ५^३; ५,
 १०, ४; ६, ५, १; ७, ६; ९; ३; ८, ३,
 ४; ४, ३^३; ५, ४^३; १५, ३^३; १६, २^३;
 २०, ५^३; ९, ५, ४; १०, १, ३; ३, १;
 ५, १; ८, १०; ९, १०^३; ११, ३; १२,
 ५, ३; १०; तैआ. १, १, १; २१, ३;
 २६, ५; २७, ३; ३०, १; २, ५, १; ३,
 ७, १; १८, १^३; ३, ११, ३; १५,

१; ४, २, ५; ३, १; ५, ३; १०, ४; ५;
 ४२, ५^३; ५, ४, ७; ६, १२; ८, १०^३;
 ६, १, २; ४, २; ५, १; ६, १०, १^३;
 २^३; ८, ३, १^३; १०, १४, १; तां. १,
 ५, १७; २, २, २; १५, ३; ३, ६, ३;
 ४, १, ७^३; ८, १; ६, १०, ३; ७, १,
 १०; ११; ५, १८; ९, ८, १२; ९, ४;
 १२, १, १६; १७; १६, ३, १; ६; ७;
 २०, १२, १; १३, १; १६, ५; २१,
 १५, १; ६; २२, २, १; २; ४; ८, १; ३;
 १२, १-३; ५; १३, १; २; १७, १;
 २३, ४, १; ३; ७; ५, १; २; ७, १^३; ६^३;
 ८, १; ९, १; ११, १; १२, ५; १७, १;
 १८, १; २२, १; ४; २३, १; २५, १^३;
 २८, १; २४, ४, १; ५, १^३; ८, १; ९,
 १; १४, १; १८, १; १९, १; २^३; २०;
 १; २५, १, १; २, १; ८, ३^३; १२, १; ६;
 आ. १; १, ४, ३; जै. २६; ६२^३; ११६^३;
 १४७; १५१; १८१; १२२; जैड.
 १, १, ३, १; १२, ३, ७; ३, १, ३, ११;
 १२; ६, ५, ७; ४, १, ७; ८; ५, ५, १;
 मं. १, १, ६; ५, ८; ६, ३, ३; वं. ३; सा.
 २, १, ५; गो. १, १, ३९; ५, १^३; २,
 २, १९; ३, ६^३; ७; ११; १९; ६, १३^३;
 -युभिः तै. ३, १०, ११, ३; ४; -युवः
 ऐ. ८, ७; २५; ऐआ. १, ५, २; २, ३,
 ५^३; ५, ३, १; शां. २७, ३; शांआ.
 ४, ११; वा. २, १, ३, ४; ६, ४, ४,
 ७; ७, १, ३, १५^३; १०, २, ६, ७; ४,
 ३, २^३; ३; ११, १, ६, ६; १५; ३, ३,
 १^३; ७, ३, २; १२, १, १, ७; ११;
 २, २, ५; का. १, १, ४, ८; ४, १, १४;
 १५; तै. १, ५, ४, २; ७, १; २, ३, ९,
 १; २; तां. २, २, २; ३, ६, ३; १२,
 ११, १५; २४, १४, ५; जैड. ४, २,
 १, ११; ष. ३, ७; ९^३; गो. १, १,
 ३३; २, ६; -युषा ऐ. ७, २३; २४;
 वा. २, ३, ४, २४; ३, ३, ३, १४^३;
 ५, ४, १, १४; ८, ७, ३, ११; १३, ३,
 १, ६; २, १५^३; का. १, ४, १, १८^३;

तै. १,२,१,१४; २,७,७,५; ३,३;
१०,३;८,५,४; तैआ. २, १०,१,
१८,१;४,११,५; ४१, १-६; ४२,
५; ५,९,८; तां. ६,५, १,२; १६,
३, २; जै. ११६; जैउ. ४, २,
१०; मं. १,६,३२; -युषि ऐ. २,
१७; ४,१९; ६,२; ऐआ. १,२,२;
झ. ३,८,३, २६; ७,२,१, २०; ४,
१,१२; १३,२,१,६; ६,८; तै. १,
३,७,८; १०,७; ७,६,२; १०,६,८,
२,२; ६,५,९,१; ३,७, ४,१४; ८,
३,४; ५,४; २०,३; ९, १४,४; १२,
५,८; -युषे मं. १,५, १५; श. १,
२,१,१९; २,१; ४,२,३, १०; ५,६,३;
८,३,४,८; १३,८,४, ८; का. २,
१,४, १८; १९; तै. १, २,१,१९;
२१; २५; २,७,७,५; ७; ३, २,६,
४; ७,६, १५; १६; तैआ. २, ५, १;
तां. १,१, ९; २, ९; ६,६, १७;
-युषि शां. १, ४; श. १३, ८, ४,
८; का. १,२,३, १८; तै. २, ४,
१,९; ६,३, ४; तैआ. २, ५, १;
४,४,२,२; ६, १०, १; तां. १, ६,
१७; ६, १०, १; ३; ९, ८, १२;
जैउ. ४,३,१.

आयुर्दा- -दा: का. १,४, १,१५; तै.
१,२,१,११; तैआ. २, ५, १; ४,
७,४; ५,६,९.

आयुर्घा- -घा: तैआ. ४,७,४.

आयुर्नवस्तोम- -माभ्याम् तां. ५,
४,१२; -मे आ. २, ११, ३-४;
जैआ. २,२१,९-१०.

आयुष्काम- -म: ऐ. १,५; श. ११,
७,३, २; तै. ३, १२,५,४; जै. ४४;
१३१; गो. २, २, १; -मस्य ऐ.
२,१७; शांआ. २, १७.

आयुष्टोम- -म: तां. २५, १०, ८;
-मेन तां. २०,७,१.

आयुष्पा(√रपा)- -ष्पा: श. १३,
४,१,७; तै. ३,३,९,५.

आयुष्मत्- -ष्मत् तै. २, ७,७, ५;
-ष्मते श. १३,८,४,८; तै. २,७,
७,३; -ष्मन् ! श. १२, २,१,
९; गो. १,५,२; -ष्मन्तम् तै. २,
४,७,१; ७,७,३; ३,७,९,६; तैआ.
२, १८, १; -ष्मान् ऐआ. १, १,
३; शांआ. ११,८^३; श. १३, ८,
४,८; ९; तैआ. ४, ६, २; ५, ५,
३; जै. ६२^३; गो. २,२,१.

आयुष्मती- -ति मं. १, १,५;
-ती तै. ३,१०,१,३.

आयुष्य,ष्या- -ष्य: श. ११,७,१,२;
-ष्यम् ऐ. ५, १६; ऐआ. १,२,२;
३,२, ६; शांआ. ८,११; श. ६,
७,४, १; २; ११,४,२,२; १२; १५;
१४,९,४, २५^१; आ. १; -ष्या: तै.
१,८,९,१; -ष्याणि सा. २,१,४.

आयेतातान्देवद्वियवि? जै. २०३.

आयोगव(←अयोगव)- -व: श. १३,
५,४,६.

आर्(आ/ऋ→ऋच्छ)आर्च्छति श.
४,५, ७,७; ६, ६,४,८; ८, ७,२,
१६; ११,५,४,२-५; १३, १,२,
४; तै. १, ३,१०, १०; ४, ३,४;
६,१,२; २,१,९,३; २,१, ७,९,५;
९; ३,१०, १०, २; ३^३; ४^३; तैआ.
५, १०; ६; आर्च्छति श. ४, ५,
७,७; तै. ३, ७,१, ६; ७; तां. ५,
७,८; ६, ४, १०; ७,४; जै. १३;
३६; ९९; जैउ. २,४,३,४; गो. २,
२,१७^३; १९^३; आर्छत: तै. १, ४,
३,४; आर्छन्ति श. ८,७,२,१६;
तै. १,२,३, २; तां. ५, ७,८; गो.
२,२,१९^३; आरिष्यति ऐ. २,३१;
३,३३; श. ३,६,१,२९; गो. २,१,
२^३; आरिष्यसि श. १,४,३,११-
२१; ६,१, १६; गो. १,१,३१^३;
३२; आर्छंतु तैआ. ४, ३०, १;
आर्छन्तु तैआ. ४, ३४, १;
आर्छन् श. २,६, २,१; आर्छन्त;

श. १, ५, १, २; गो. २, २, ८;
आर्छंत्यु: तै. १, २,३, १; गो. २,
२,१९.

आर्षयति श. ४,५,७,७.

१ आर्- -रात् ऐ. २, २; तै. २,८,
२,७; -र् ऐ. १, १३; २, २;
श. २, २,३, २२; का. १, २,३,
१८; ४,१,८; ३, ६,१, २; १०,५;
तैआ. २,५,१.

आरक्- -कात् श. २,३,४,१०;
२२; ३, २, १, १९.

आर्ति,र्ता- -र्त: शांआ. ५, ३; श.
११,८,३,३; -र्तम् श. ८, ७, २,
१६^३; १२,४,२,१; ५, १,४^३; १४,
६,५,१; ७,३१; तै. १,४,३,४; ५;
तां. ५,९,५; -र्ताम् तै. ३, ७, २,
५; -र्ताया: श. ४,५,२,३; -र्तेन
श. १२, ५, १, ४; तै. १, ४,
३,४^३.

आर्ति- -र्तय: श. १, ६, १, १६;
-र्ति: ऐ. १, ३; ५, ३२^३; ३४^३;
शां. ११, ५; श. ३, २, २, १५;
१२,४, ४,७; १३, ४, १, १४; तै.
२, १, ११, १; तां. ९, ६, ५; जै.
९९; जैउ. १,२, १, १४; २, ४, ३,
४; गो. १, १, १५; ३, २२; -र्तिभ्य:
श. ४,४,५,२१; १४, १, २, २४;
-र्तिम् ऐ. २, ३१^३; श. १, ४, ३,
११-२१; ६, १, १६; १०, १,४,
१३; ११,५,४,२-५; १२, ४, १,
९^३; २, १^३; १३, १, २, ४^३; ३, ३, ७;
तै. १, १, ३, ९; २, ३, १; ३, १०,
१०^३; ४, ७, १; ६, १, २; २, १, ९, ३;
२, ९, ५; ९; ३, ७, १, ६; ७; १०, १०,
२^३; ३^३; ४^३; तैआ. ४, ३०, १; ३४,
१; ६, ९, २; तां. ५, ७, ८^३; ६, ४,
१०; ५, १; २; ७, ४; ९, ६, ५; १, २,
१०; जै. १३; ३६; ९९; जैउ. १,
२, १, १४; २, ४, ३, ४, ५^३; गो. १,
१, ३, ३२; २, १, २, २, ८; १७^३;

† मुपा. स्वरश्चिन्त्यः । ‡ वु० 'आकृष्यति' ? इति 'वाव' इति च । § 'आकृष्यसि' ? इति कालि मुपा. ।

१९^६; -तैः श. १, ५, १, २२;
 -र्यां श. ४, ६, ५, ५; १२, ४, १,
 १०; तैआ. ४, ३०, १; ३४, १; तां.
 ९, ६, ५^३; जै. १४६; -र्यै तै. ३, ४,
 ४, १; तैआ. ५, ४, १; ६, ३, २;
 ९, २.
 आर्ति-ज- -म् गो. २, १, १५.
 आपयितु- -ता श. ४, ५, ७, ७; ५,
 ५, ४, ३१^१.
 आतोः श. १०, १, ४, १३; १३, १,
 २, ४; तै. १, ३, १०, १०.
 आर-क- आर द्र.
 आर(←अरि)- -म् शांआ. ३, ४.
 आर-जसू- -जः ऐआ. ५, २, १. ति. पद्र.
 आरण्य, ण्या(←अरण्य)- -ण्यः श. ३,
 ७, २, ३; १३, २, ४, ३; -ण्यम् श. १,
 १, १, १०^३; ३, ७, २, ३; ७, ५, २,
 ३३^३; ३४^३; ३५^३; ३६^३; ११, १, ७, १;
 १२, ७, २, ९; ३, १९; का. २, १, १,
 ७; ८; तां. १६, ६, ३; जै. १४४^३;
 -ण्यस्य तै. ३, ८, १७, ५; -ण्याः
 ऐ. ४, २६; शां. २०, १; श. १, १,
 १, १०; २, ३, ४, १; ३, ८, ४, १६;
 ११, १, ७, २; ३, १, ३^३; १२, ७,
 ३, १९; २०; १३, २, ४, ३; ३, २,
 ३; ५, १, १३; का. १, ४, १, १;
 तै. १, ३, ८, १; ७, ७, ३; ३, ९, १,
 ३^३; ३, १; ९, २^३; १२, ६, ४; तैआ.
 ३, ११, १२^३; ५, २, १२; तां. ६, ८,
 ८; १०; १९, ५, ११; ६, ३; २३,
 १३, ४; गो. २, १, १७; ३, ९;
 -ण्यान् शां. २०, १^३; श. ५, ३,
 ५, ४; १२, ७, ३, १९; १३, २, ४,
 १^३; ५, १, १५; तै. १, ६, १०, ३;
 ७, ७, ३; ३, ८, १९, २^३; ९, २, १^३;
 ३, १^३; २^३; ३, ८, ३; तैआ. ३, १२,
 ४; ५, २, ११; -ण्यानाम् ऐ. ८,
 ६; शां. ४, १२; श. १२, ७, १,
 ८^३; २, ८^३; तै. २, ७, ५, १; तां.
 २३, १३, २; -ण्यानि का. १, २,
 ३, २; ३; ४; -ण्याम् तां. २१, ४, १३;

-ण्येन ऐ. ७, ७; श. ९, १, १, ३;
 १२, ७, २, १९; -ण्येभ्यः तां. ६,
 ८, ८; जैउ. १, ३, १, ९; -ण्येषु
 श. १२, ७, ३, २०; -ण्यैः श. १३,
 २, ४, १, २; तै. ३, ९, १, २; ३;
 २, १.
 आर-त- आ√रम् द्र.
 आ-रुप(त्→)न्ती तै. ३, ८, ३, ४.
 आ-रब्ध- आ√रम् द्र.
 आ√रम्, आरभते ऐ. ४, १०; श. १,
 १, ४, ९; ७, ४, २०; ३, १, ३, २६^३;
 २, १, ३, ७; ३८; ४, ५, १, १३; १४;
 १६; ६, २, २, १८; १९; ३०; १३,
 २, २, १; का. २, १, १, ९; ३, १३;
 तै. ३, २, २, ३; ३, ७, २; ८, ३, ४;
 आरभते श. ३, ७, ४, ५; ६, २, २,
 २१; तां. ६, ७, ७; ७, २, ४, ९, ५,
 ११; ९, १५; १७, १, १३; २१, ९, ३;
 गो. १, ५, ४^३; १२; १३; २, ५, १३;
 आरभन्ते ऐ. ४, १२^३; ६, ७; शां.
 १९, ३; श. ३, ४, ३, १९; आर-
 भन्ते श. १२, २, ४, १^३; तां. ४,
 २, ६; १७; ५, ७; ६, १३; १८; ७, ३,
 १४; ८, ९, १७; ९, १, ७, ४, ८; १२;
 ११, ५, १; २८; १२, ३, ६; ५, १, ११,
 १९; १३, १०, २; ३; २०, १३, २;
 जै. १६१; आरभे श. ३, १, ३,
 २५; २६; २, १, ६; ७; ७, ४, ५; १२,
 ३, ४, ३-५; तै. ३, ७, ४, १; ७, २;
 आरभे श. ३, १, ३, २५; गो. १,
 ५, १२^३; १३^३; आरभेताम् तै. ३,
 ७, ५, ११; आरभेताम् तैआ. २,
 ६, २; आरभेत्वम् ऐ. २, ६; शां.
 १०, ४; तै. ३, ६, ६, १; जै. १६८;
 आरभत श. ६, २, २, १९;
 आरभन्त तां. १४, ३, १०; आरभेत
 तां. ९, ४, १६.
 आ-रब्ध, बधा- -ब्धः श. ६, २, १,
 २०; गो. २, ६, ५; -ब्धम् श. ५,
 १, १, १६; ६, ०, २, ३९; -ब्धस्य तै.
 ३, ३, २, २; -ब्धा शांआ. ८, १०^६.

आरब्ध-देवत- -तः ऐ. १, १.
 आरब्ध-यज्ञ- -ज्ञः ऐ. १, १.
 आ-रुभस्र(कमुल) तैआ. १, ११, १;
 जै. १६१.
 आ-रुभमाण- -णः गो. २, १, १२.
 आ-रुभ्य ऐ. ६, १५; ४, २, ५; ३; ३^३; ५;
 ५, ९, २; ८; ११; १८, ८, १; २४,
 १४, २; तै. २, २, २, १; ३-५; जै.
 १३; १४; ३३; १२७; १६८.
 आ-र(भ्य→)भ्या- -भ्याः जै. १६८.
 आ-रुभ- -रुभः श. ६, २, २, ३८;
 तां. १२, ३, ३; ११, १९; १४, ३,
 १०; सा. २, १, ३; -रुभम् श. ३,
 १, ३, २४; जै. १५५; -रुभाः व.
 ५, ६; -रुभाय श. ६, ३, १, ४१;
 ४, १, ५; ७, ३, १, ३५; ९, २, २, ४;
 -रुभे श. ६, २, २, ३८.
 आ-रुभण- -म् तां. १६, ३, ७;
 गो. १, २, १५.
 आरुभण-तसू(ः) ऐ. २, ३५; व.
 ३, ३-५.
 आरुभण-वत्- -त् श. ४, ६, १, २.
 आ-रुभणीय- -यम् ऐ. ४, १२;
 श. १२, २, ४, १; -यस्य ऐ. ४,
 १२; शां. १९, ३; -याः ऐ. ६,
 ६; २१; गो. २, ५, १२; -यानि ऐ.
 ६, १५^३.
 आरुभणीय-त्व- -म् ऐ. ४, १२;
 शां. १९, ३.
 आरुभणीय-महावतीय- -ये जै.
 ११८.
 आ-रिष्यमाण- -णः गो. २, १, १२.
 आ√रम्, आरभ ऐ. ६, ३०.
 आ-रत- -तम् शां. १५, ३; ४; १६,
 ३; ७.
 आ-रुमण- -णे श. ४, २, १, १९.
 आ-राम- -राम् श. १४, ७, १, १५;
 गो. १, २, ५.
 आरा(ळिह)ळि(←अराढ)- -ळिः(ळिहः)
 ऐ. ७, २२.
 आरात् आर द्र.

आ/राध्, आराधयति जैउ. १, १८, ३, ५९.

आ-रिप्लमाण- आ/रिभू द्र.

आरुक्(आरु)- -कः तैआ. १, ५, २.

आ/रुच्, आरुच् रोचे तै. ३, ११, ४, २; आरोचिष्ट तैआ. ४, ७, २.

आ-रोक्- -काः श. ३, १, २, १८;

-क्रेषु तै. ३, ८, १९, २; तां. २१,

४, १३; मं. १, ३, ४.

आ-रुज्(रुज्)- -जन्तः तै. २, ४, १, १०.

आ-रुजे तैआ. ४, ४, २, आरोग- अद्र.

आरुणकेतुक (← अरुण-केतु) - -कः

तैआ. १, २४, ४; -कम् तैआ. १,

२२, १२; २६, ३.

आरुणि(← अरुण)- -णयः ऐआ. २,

१, ४; -णये श. २, ३, १, ३१; का. १,

३, १, २२; -णिः ऐ. ८, ७; शांआ.

१५, १; श. १, १, २, ११; २, ३, १,

३४; ५, ७, ९; ५, ५, ५, १४; ११,

२, ६, १२; ४, १, १; १२, ४, १, ११;

१४, ६, ७, १; ३१; ९, ३, १५; ४, ४;

का. १, ३, १, २३; २, १, २, १०;

तैआ. १०, ६३, १; जै. ६;

४९; ९०; १०२; १५९; १६४;

जैउ. १, १४, १, १; ष. १, ६;

गो. १, ३, ६; -णिना श. ३,

३, ४, १९; -णिम् शांआ. ३, १;

श. ११, ५, ३, १; जै. ९५; १०५;

-०णे जै. ९५; १०५; -णेः

शांआ. १५, १; जै. ९५; -रुणौ

श. १२, २, २, १३; गो. १, ४, २४;

आरुणिकेय- -यः शांआ. ८, १.

आरुणि-होत्- -तारः तां. २३, १, ५.

आरुणीसात्ययज्ञि- -ज्ञयः जै. १०३.

आरुणेय- -यः श. १०, ३, ४, १;

११, २, ७, १२; ५, ४, १८; ६, २, २;

१२, २, १, ९; १४, ९, १, १; जैउ.

२, २, ३, १; गो. १, ३, ३; ५, २;

-येन श. ११, ६, २, १.

आ/रुध्, आरुद्धे श. ३, ९, ३, १३;

१५; २४; आरुन्धते शांआ. ४, २.

आ-रोधन- -म् शां. २६, १३.

आ/रुद्, आरोहति ऐ. ८, ६; शांआ.

३, ५; श. ३, २, १, ८; ६, ६, १, २२;

२, ८; ७, २, १३-१६; ९, ३, १,

२; ११, २, ७, ३३; तै. १, ३, ४,

३; आरोहति श. ६, ६, २, ९; १०;

४, १०; ७, २, १६; ७, १, २, १०;

तै. ३, ७, ४, ३; तां. ५, ५, ४; ८, ९,

१६; १५, ९, १४; १८, १०, १०; १९,

१०, १२; जै. ६९; ८१; गो. २, २, ९;

आरोहन्ति श. ७, ३, २, १७; ९, २,

३, २४; ४७; १०, ५, ४, १६; आरो-

हन्ति श. ७, ३, २, १७; तां.

५, ५, १०; २३, ४, ५; गो. २, २, ९;

आरु रोहन्ति श. ९, २, ३, २७;

तैआ. १, ८, ७; आरोहामि ऐ. ८,

६; १२; तै. ३, ७, १२, ५; आरुहो

तै. २, ५, २, १; ५, २; आरुहो ऐ.

७, १०; तै. १, २, १, ८; गो. १,

५, २५; आरोहत् ऐ. ८, ६; शांआ.

१, ७; आरोहन्तु ऐ. ८, १२; १७;

ऐआ. ५, १, ४; शांआ. १, ७;

तैआ. ६, १०, २; आरोह ऐ. ८,

१७; श. २, ३, ४, १३; ३, ३, ४, ८;

५, ४, १, ३-७; ६, ७, २, १३-१६;

७, १, १, २८; का. १, ४, १, ११;

तै. १, २, १, १६; २, ५, ८, ८; ७,

१७, १; ३, ७, ६, ८; १३, ४; तैआ.

६, ७, २; मं. १, २, १; ३, ११;

आरोहत् ऐ. ८, १२; श. ७, १,

२, ६; जैउ. १, ४, २, ६; आरुहत्

तैआ. ३, १०, ४; तां. १, ७, ६;

आरोहन् ऐ. ८, ६; तां. ८, ९, १५;

१५, ९, १४; जै. २२; ३२; ६९; ८१;

जैउ. १, १२, २, ४; आरोहत् श.

५, ४, १, १५; तै. १, २, १, १४;

आरोहत् तैआ. ६, १०, १; आरु-

हम् श. ९, २, ३, २६; आरु...

अरुहम् तै. ३, ७, ७, ४; आरो-

हेत् ऐ. ८, ६; ऐआ. ५, १, ४; श.

६, ६, २, ९; ७, १, २, ६; ३, २, १७;

५, ५, ७; आरुहेम ऐ. ४, २०; तै.

२, ४, २, ६; आरोक्षम् मं. २, ५, १४.

आरोपयन्ति ष. ४, ४; आरु...

यत् तै. १, ५, ८, २; आरोहयन् तै.

१, २, ४, १; आरोहयः शां. २५, ६;

आरोपयेत् ऐ. ७, ७; आरोहयेत्

ऐ. ८, १, ७.

आ-रुह्य ऐ. १, १३; श. ७, ३, २, १७;

५, २, ४०; ९, २, १, ३; तैआ. १०,

१, १३; तां. ५, ५, १, ९; ११; ६, ७;

१५, ७, ६.

आ-रुढ, ढा- -ढम् शांआ. १०, ८;

-ढा जैउ. ४, ११, ३, १०; -ढाः

गो. १, ४, २३; -ढाय जै. १२३.

आरुढ-वत्- -त् आ. जैआ. १, ९२.

आ-रोह्(ह्)- -ह्वारः शांआ. १, ७.

आरोह- -हः गो. २, २, १४; -हासः

तैआ. ६, ७, २.

आ-रोहण- -म् श. २, ३, ३, १६; ३,

३, ३, १५; ४, २५.

आ-रोहत्- -न्तम् जैउ. १, ९, २, ७; ११

अरि आर् द्र.

आ-रेफत्(रिफ्)- -न्तः शां. १७,

९; गो. २, ५, ५.

आरेणय- -णयः वं. २; -णयात् वं. २.

आरोक्- आ/रुच् द्र.

आ-रोग(रुज्)- -गः तैआ. १, ७, १;

गस्य तैआ. १, १६, १.

आरोधन- आ/रुध् द्र.

आरोपय, आरोह- आ/रुह् द्र.

आर्क- -क्रेण का. १, १, २, ९.

† 'आरुणः' इति कालि. मुपा. | † एकस्मिन् स्थले 'आरोहन्ति' मुपा.

स्वरन्धिन्यः । § संदिग्धोऽयं पाठः ।

§ 'आलेभन्तः' इति हस्तलेखपाठान्तरम् । ¶ आरेभन्तः (रिम्) इति G. | 'आरेभिन्', † कालि. मुपा. | 'आरेभान्तं' इति वा 'आरेभम्, ते' इति वा सम्भाव्येत ।

आर्क्ष(←कृक्ष)-र्क्षः जै. १३४.

आर्क्षार्कायण-णः जै. ११५; -णम्
जैउ. १, १२, ४, ४.

आर्क्षयुत्(आ/अर्क्षु)†-त्, -ताम्
श. १२, २, ३, ३; १.

आर्चनानस(←अर्चनानस्)-सः जै.
५४; -सम् तां. ८, ५, ९; जै. ५४;
११५.

आर्चनानसी-र्यै जै. ४४.

आर्चिक(←कृच)-कः सं. ३.

आर्च्छ, आर् द्र.

आर्जिश्चन(←कृजिश्चन्)-नाः जै.
१४३; -नेन जै. १४३.

आर्जिक्रीया--०ये तैआ. १०, १, १३.

आर्त-आर् द्र.

आर्त-भाग(←कृतभाग)-०ग श.
१४, ६, २, १४; -गः शांआ. ७,
२१; श. १४, ६, २, १; १४.

आर्तभागी-पुत्र-त्रः श. १४, ९, ४,
३१; -त्रात् श. १४, ९, ४, ३१

आर्तवृ(←कृत्वृ)-वः शांआ. ३, २; ६;
तां. २५, १८, ४; -वम् श. १४,
९, ४, १२; -वाः श. ८, ४, ३, ८;
तै. ३, १२, ९, ४; तां. २५, १८, ४;
-वान् गो. १, १, ३९.

आर्ति-, आर्तोः आर् द्र.

आर्त्विज्नीन(←कृत्विज्)-नः तै. १,
३, २, ७; ष. १, ३; २, २; -नाः
श. ३, ५, १, १९.

आर्त्विज्य-ज्यम् ऐ. ३, ४६; ५,
३४; ६, ३; श. १, ४, ५, १; ४, ३,
२, २; ४, ३, १३; १२, ३, ३, २; १४,
४, १, २७; तै. ३, ७, ६, २; तां.
५, ६, ८; ६, ४, ८; ९; १४; १५; ५,
१६; ष. १, ४; जै. ९९; जैउ. १,
१२, ५, १-६; १३, १, ३; २, ५,
३, ६; ९; गो. १, ३, १; २, ३, ९;
-ज्यात् तै. २, ३, २, १; -ज्याय
तां. ६, ४, १; ५, १८; -ज्ये श. १,
९, १, २९; -ज्येन ऐ. ६, ३४.

आर्द्ध, हर्द्धा-र्द्धः शांआ. ११, २; श. ६,
६, ३, ३; १२, ७, ३, ३; तै. १, ७,
१, ७; ३, ७, ५, ३; १०, १, ४; ९, १५;

-र्द्धम् शां. ६, २; श. १, ६, ३,
२३; ३, २, ३, १०; ७, ३, १, ३७;
९, २, २, ३; ४, २, ५; १४, ४, २,
१३; तै. १, ५, १, १; ३, १०, ९,
१५; तैआ. १०, १, १५; तां. १२,
६, ८; गो. १, १, १३; -र्द्धम्ऽइव तै.
१, १, ९, ५; -र्द्ध्या ऐ. ८, १३;
१८; ऐआ. ५, १, ४; तै. ३, १, १,
३; -र्द्ध्य श. ३, ८, ५, १०;
तैआ. १, १०, ३; -र्द्धी तै. ३, १, १,
३; -र्द्धीः श. १, ३, ४, १; ७, ३,
१, ३७; २, २, २, ३; ७; तै. १, १,
९, ५; तैआ. ४, १८, १; जै. १२७;
-र्द्धाणाम् श. १३, ७, १, ९; -र्द्धाणि
श. १, ३, ३, ४; -र्द्धायै तै. ३,
१, ४, ४; -र्द्धे श. १, ६, ३, ४१;
१४, ९, ३, ९; -र्द्धेण श. १२, ७, ३,
१; तै. १, ७, १, ६; तां. १२, ६, ८.

आर्द्ध-दानु-नुः श. ९, ४, २, ५.

आर्द्ध-पवित्र-त्रः तै. ३, १०, १, ३.

आर्द्ध-मूल(ल→ला)-लाः श. १, ३,
३, ४.

आर्द्धे(-र्द्धेऽए)-घामिन्-भ्रेः श. १४,
५, ४, १०; ७, ३, ११.

आर्धे(आ/कृध्), आर्धोति गो. १, ३,
१५; २, २, १; ३, ७.

आर्धुक-कम् शां. ८, २; १०, ६;
१६, ४; २०, २; ३; ४; २१, २; ३; ४;
गो. २, १, ११.

आर्धयिन्-आर् द्र.

आर्भव(←कृभु)-वः ऐ. ६, १२; शां.
१६, १; श. १३, ५, १, १; तां. १६,
१६, ८; १९, ५, ७; २०, १, १, २, १;
३; ३, १; ५, १; ८, १; ९, १; ११, २;
१४, १; जै. १३७; ष. १, ३;
-वम् ऐ. ३, ३०; ४, ३०; ३२;
५, २; ५; ८; १३; १७; १९; २१;

ऐआ. १, ५, ३; शां. १६, ३; ४;
१९, ९; २०, २-४; २१, २-४;
२२, १; २; ५; २३, ३; ८; २५, ९;
२६, १०; १३, १७; शांआ. २, १८;
श. १३, ५, १, ११; तां. १४, २, ५;
१६, १६, ९; जै. ५५; १२९; -वे
श. १२, ३, ४, ५; तै. २, २, ८, ३;
गो. १, ५, १४; -वेष्टु ऐ. ६, १२.
आर्भवी-वीष्टु शां. १६, १.

आर्भव-पवमान-ने तां. १७, १२, ५.

आर्ध, र्धा(←अर्ध)-र्धः तां. १३, ४,
११; जै. १६५; -र्धम् तां. ५, ५,
१६; जै. १६५; -र्धा तै. २, ३, ५,
४; -र्धाः ऐआ. ३, २, ५; शांआ.
८, ९; -र्धाय तै. २, ८, ३, ३; -०र्थे
मं. १, १, ६; -र्थेण जै. १६५.

आर्ष(←कृषि)-र्षम् गो. २, ४, ३.

आर्ष-गण्य-णयात् वं. १.

आर्ष-प्रदेश-शः आ. १.

आर्षेय-०य तै. २, ६, १५, २; -यः
शां. ११, ४; श. ४, ३, ४, १९; १२,
४, ४, ६; ७; तै. १, ४, ४, २; ४;
तां. २०, १५, ९-११; -यम् शां.
३, २; ५, ६; श. १, ४, २, ३; ५; ५,
१, ९; ११; ४, ३, ४, १९; ६, २, ३,
१०; तै. १, ६, ९, १; २; जैउ. १,
१८, ४, १०; जैआ. १, ९; आ. १,
९; २७; ६६; ४७९; ४८७; ४८९;
-याः तै. १, १, ६, ६; ३, ८, २, ३;
-याणि आ. १; -यान् गो. १,
१, ५; ८; -याय गो. २, ३, १८;
-ये शां. २९, ४; -येण ऐ. ७,
२५; ८, ३; श. ४, ३, १, २; तां.
१२, ११, १४; १३, ३, १९.

आर्षेय-वत्(मत्तुप्)-व तां. ११,
९, ६.

आर्षेय-व(त्→ती)-ती श. ८,
४, ४, १२; -त्यः श. ६, २, ३, १०.

आर्षभ(←कृषभ)-भम् तां. ९, २,
१५; जै. ८२; -मानि आ. १, १४२;

† 'आक्षयत्' इत्यत्र टि. गद्र. । † 'आर्चनानस' इति मुपा. । † 'आर्द्धम्' इति षष्प. पाठः ।

१६१; जैआ. १, १६१; -भे जै.
१६५; -भेण श. १४, ९, ४, १०;
जै. १६५.
आ/लम्, आलभते ऐ. २, ३; ४, २६;
शां. १०, ३; श. ३, ७, २, ८; ९, १,
६; २, १; ४, ५, १, ५; ६, ३, १; ३; ५,
१, ३, १; २; ३; ७; ३, ३, १; ५, २, ८;
९; ४, १; ६, २, १, १८; २, ६; ३०;
११, २, ५, ४; १३, १, १, २; २, २,
२; ५, ३; ४; ३, २, ३; ८, ५, ४, ४,
११; ५, १, १३; १४; १५; ४, २५; ६,
२, २-५; ७; ९; १०; १६; ७, १, ७;
८; ९; तै. १, ३, ४, १; ३; ८, ३, २;
६, १; ४; २, १, १०, १; ७, ४, १;
३, ३, ९, ११; ४, १, १; १५, १; १७,
१; १८, १; १९, १; ८, २, ४; २३, १;
९, ३, १; २; ८, १; २; ३; ९, २;
३; १२, १; १६, ३; २२, २; ४;
आलभते श. २, ४, ४, ११; १४;
४, २, ५, १६; ६, २, १, १४;
२०; २, १; ६; ७; १५; १०, १, ५, १;
१३, २, ४, १; ५, १; २; ३; ६, २, १;
का. १, ३, ४, ७; ८; तै. ३, ९, १, ४;
२, १; ३, १; तैआ. १, ३२, ३; २,
११, १; गो. २, २, १; आलभन्ते
ऐ. १, १६; २, ६; श. ३, ७, २, ४; ३, १;
२; ४, ५, २, १; ५, १, ३, ११; ५, २,
१०; ६, २, १, ३, ९; २, १; १७; ११,
२, ५, १; ४; ५; १२, ३, ५, १; तै. १,
२, ५, १; २; ३; आलभन्ते श.
३, ७, ४, ८; ८, २, २९; ९, ५, २, १०;
६, २, २, १७; तां. ५, १०, ८; ९;
२१, १४, ७; ८; जै. १२०; १६१;
गो. २, २, १; आलभन्ते तै.
३, ८, १९, २; आलभे ऐ. ७, १५;
श. ६, २, १, ३९; गो. १, १, २५;
आलभिरे श. १, २, ३, ६; ३, ८,
३, २८; ९, ५, १, २३; का. २,
१, ३, १७; १८; २०; २, १, २०;
आलभिरे श. ३, ८, २, १७; ३, ११;
आलप्स्यध्वे ऐ. २, ३; आलभस्व

सा. ३, ४, ९; आलभै श. ६, २, १,
६; २, १७; आलभै श. ११,
८, ३; ५; आलभत शां. १०, ३;
श. ६, २, १, ६; १०, ६, ५, ८; ११,
८, ३, ५; १३, २, ४, १; ५, ४, ७; तै.
१, ३, ४, ४; २, ३, २, ३; ४; ३, ९,
२, १; आलभन्त ऐ. २, ८; श.
१, २, ३, ६; ९; १०, ६, ५, ८; का.
२, २, १, २२; तै. १, ५, ९, ५; ६;
३, ९, २२, १; ३; गो. १, ५, २२;
आलभेत श. ३, ८, ४, ५; ४, २, ५,
१४; ५, १, ११; ६, ३, २; ३; ६, २,
१, ३९; २, १६; १९; १२, ७, २, ३;
१३, २, २, १३; ४, २, ४; ५, १, ३;
१५; ३, ११; तै. १, ४, ७, १; ५, ९,
७; ३, ९, १, ३; आलभेत श. ४, २,
५, १४; ६, ३, ३; ६, २, २, १६; तै.
१, ८, ६, १; तां. ९, १०, ३; २१,
१४, १३; १४; १५; १६-१९; ४,
३, ७; गो. २, २, १; आलभेरन्
ऐ. ४, १९; २२; शां. १०, २; श.
३, ८, ३, ११; ९, १, २३; ४, ५, १,
१२; ५, ५, ४, १; आलभेरन् श.
५, ५, ४, १; तै. १, २, ५, ३; तां.
२३, १६, ४.
आलभ्यते ऐ. २, ६; ९; शां. ८,
२; १०, ६; १२, ६; श. १, २, ३, ५;
१३, ३, ४, १; का. २, २, १, २०;
तै. १, २, ३, २; ५, ९, ७; २, ७, २, २;
३, ९, २२, १; आलभ्यते तै. ३, ८,
३, ६; तां. २१, ४, ७; गो. २, ३, ९;
आलभ्येते श. ६, २, १, ३९; तै.
३, ९, ८, ३; आलभ्यन्ते शां. १०,
६; श. १३, ३, २, २; तै. १, २, ५,
४; २, ७, ११, १; २; ३, ९, १,
१; २, ४; ३, १; ९, १; आलभ्यन्ते श.
१२, ७, २, ७; तै. १, २, ५, ३; ४;
३, ९, १, २; ३, २; ३; ३, ३; आल-
भ्यत तां. २१, ४, ७.
आलभ्यति तै. ३, ७, ३, ५.
आलिप्से श. ६, २, १, ६; आलिप्सत

श. ६, २, १, ५; ७, ५, २, ४; २८.
आ-लब्ध, बधा- -ब्धः ऐ. २, ९; श.
४, २, ५, १३; ११, २, ५, ४; ८, ३,
५; तै. ३, ९, २१, २; २२, १; २;
-ब्धस्य श. १, १, ४, १५; २, ३,
६; १३, १, १, ३; ३, ६, १; का. २,
१, ३, १, ७; २, १, २०; तै. ३, ८, २,
४; ९, १२, १; -ब्धाः श. १, २,
३, ७; ६, २, २, १५; का. २, २, १,
२०; -ब्धात् ऐ. २, ८; -ब्धाय
तै. ३, ९, १६, २; -ब्धायाः का.
२, १, ३, १८; -ब्धायै श. १, १, ४,
१६.
आ-लब्धवत्- -न्तम् सा. १, ५, १५.
आ-लुभमान- -नः तै. २, २, २, १;
२; ७; -ने सा. ३, ४, ९.
आ-लुभ्य ऐ. ८, ६; श. ४, ५, २, १;
११, २, ५, ४; १३, ४, ४, १; तैआ.
२, ११, १; तां. ७, ७, १४; २१, ३, ५;
४, ३, ७; जै. ५; गो. २, २, १२.
आ-लुभ्यमान- -नः शां. १०, ४;
-न्तम् शां. १०, ५; ६; श. ३, ८,
३, १४; -न्तस्य श. ३, ८, ५, ८.
आ-लम्भ- -म्भः गो. २, २, १;
-म्भाय ऐ. २, ३; श. ३, ७, ३,
४-६; १३, ३, ८, ५.
आ-लम्भम् (णमुल) तां. ३, ६, २;
१८, १०, १०.
आ-लम्भ्य- -म्भ्यः ४, ३, ७; -म्भ्यम्
तै. २, १, ६, ४.
आ-लिप्स्यमान- -नाः श. ७, ५, २,
४; २८.
आ-लम्बन- -ने शां. १८, ४.
आलम्बीपुत्र- -त्रः श. १४, ९, ४,
३२; -त्रात् श. १४, ९, ४, ३२.
आलम्बायनीपुत्र- -त्रः श. १४, ९,
४, ३२; -त्रात् श. १४, ९, ४, ३२.
आलम्भ- -भ्य आ/लम् द्र.
? आलम्भैलाजो (जडव) द्वाव- -ता जै.
३, ६, ३, १०.
आलस्य (←अ-लस)- -म् ४, ५, ४.

आ-लिख्य (लिख्) श. ७, ४, १, ४३.
 आ-लिप्य (√लिप्) श. १२, ४, ४, १.
 आ/लिप्, आलिखिरे श. २, ४, ३, २.
 आलिखन्त श. २, ४, ३, ११; का.
 १, ३, २, २; ११.
 आ/लुप्, आलुलुपुः श. ३, ४, १, १७.
 आ-लुप्य ऐ. १, १७; श. ३, ४, १,
 १७.
 आ/लुम्, आलुभ्येत् श. १०, ३, १,
 ७; ८.
 आलुलोभयिषात् ऐ. १, २४.
 आलुकेय- -यः जै. ८७; १२, ५; जैज.
 ३, ७, ३, २; -याय जैज. ३, ७,
 ३, २.
 आव- अस्मद् द्र.
 आ/वच्, आ...वोचे शां. ७, ४.
 र्शा-वत्- -वत् शां. २०, २^४; २२, २^४;
 २२, १^४; ९^४; २४, ५^४; ६; २६, ९^४;
 १०^४; जै. ११^४; -वतः गो. १,
 १, ११; -वता जै. ११; -वति
 शां. २४, ८; -वद्भिः गो. १, १,
 ११^४; -वन्तः शां. २८, १०;
 -वन्ति शां. २२, ९; २६, ८.
 आ-वती- -ती शां. ७, २; -तीम्
 शां. ८, १; तां. ६, ८, १७; -त्यः शां.
 ३, ५; २८, २; २९, २; ३०, १; तां.
 १५, ९, ३.
 र्भावत् (आ/वच्)†- -त् तां. १२,
 ४, ४.
 आ/वद्, आवद श. १, १, ४, १८;
 का. २, १, ३, २०; तै. ३, २, ५, ८;
 आवदतम् श. ३, ५, ३, १८; आव-
 दानि शांआ. १२, २; आवदन् जै.
 २०४.
 आ-वदत्- -न्तौ जै. २०४.
 आ/वघ्, आवधिष्ठाः सं. १, १, १३.
 आ/वप्, आवपति श. १, १, ४, ८;
 २, ५, २, ११; १२; ३, ६, १, ११; ७;

१, ४; ४, ४, ३, ७; ५, ३, ५, ८; ४, ४,
 ६; ५, ४, १८^४; २२^४; ७, १, १, ४१;
 ८, ७, ३, २; १३, ५, १, १८; ८, ३, ३;
 का. १, ५, १, ९; १०; २, १, ३, १३;
 आवपति श. ३, २, २, १४; ५, ५,
 ४, १९; आवपन्ति श. ३, २, २,
 १४; १५; ६, ६, २, ९; आवपन्ति
 श. २, ५, ३, ४; ११, १, ४, ३; का.
 १, ५, २, ४; आवप्स्यन्ते श. १२,
 ४, १, ४; आवपतु श. १३, ८, ३,
 ३; आवपत श. १०, ४, २, २७;
 ३०; आवपेत ऐ. ६, १९; आवपेत्
 श. ३, २, २, १४; ५, ५, ४, १९^४; ८,
 ७, ३, ३; १३, ५, १, १८; सा. २, ६,
 ११; आ...वपेत् श. ८, ७, ३, २^४;
 भावपेरन् ऐ. ६, १९; गो. २, ६,
 १^४; आवपेय श. १०, ४, २, ३;
 आवपसीत् श. १२, ४, १, ४.
 ओप्यतेऽं शां. १४, ३.
 आ-वपन- -नम् ऐआ. १, ५, २; २,
 ३, १^४; ५, ३, १; शां. ८, ९; शांआ.
 २, १४^४; श. ८, ६, २, ३; ७, २, १८;
 १०, १, २, ९; १३, २, ६, १३^४; तै.
 ३, ९, ५, ४; ५; तैआ. ४, ४२, ५;
 -नस्य श. ८, ७, २, १८; ९, ४, २,
 २७; -नान् जै. १८२; -नानि
 ऐ. ६, १९; तै. १, १, ६, ८; गो. २,
 ६, २; -नेन ऐआ. १, ५, २; -नैः
 ऐ. ६, १९; गो. २, ६, २^४.
 आवपन-वत्- -वान् जै. १८२.
 आवपन-वती- -तीः जै. १८२.
 आ-वप(त्→)न्ती सं. १, २, २.
 आ-वाप- -पम् ऐ. ६, १९; गो. २,
 ६, १. ओप्य अद्र.
 आवर्त- -न-, -म्-, -यत्-, आ/वृत् द्र.
 आवश्यक(←अ-वश्य)- -काय सा. १,
 ५, १५.
 आ-वसथ्(√वस्)- -थः ऐआ. २,

४, ३^४. -थम् श. २, ३, १, ९;
 का. १, ३, १, ३, ४; -थाः ऐआ.
 २, ४, ३; -थान् श. ९, ४, २, ११;
 -थान् श. १०, ६, १, २; जै. ६;
 -थाय तै. २, १, २, १२; -थे तै. १, १,
 १०, ६; ४, ९, ४; ३, ७, ४, ६; -थेन
 श. २, ३, १, ८; ३, ९, २, ७; -थैः
 श. १४, ७, १, ४३.
 आवसथ-वासिन्- -सिनम् श. १२,
 ४, ४, ६.
 आवसथीय(-थ+छ)- -म् तै. ३, ७,
 ४, ६.
 आवसाथिन्(←अवस+आथिन्)- -यी
 ऐ. ७, २९.
 आ/वह, आवहति ऐ. २, ३४; ७,
 ३४; आवहन्ति तै. ३, २, २, ३;
 तैआ. १, ३१, १; ७, ५, ३; आवक्षत्
 तै. ३, ६, २, १; आ...वक्षत् ऐ.
 २, ३४; ५, १२; श. १, ५, १, ११; ९,
 २, ३, २०^४; तै. ३, ६, १३, १; आवहतु
 तै. ३, ७, ४, ४; आ...वहतु श.
 ९, २, ३, २०; तै. ३, ७, १३, २;
 आवहताम् तै. ३, १२, ९, ६;
 आवहन्तु तै. २, ८, ९, ९; आ...
 वहन्तु ऐ. ४, ३; ६, १२; गो. २,
 २, २२; आवह ऐ. १, २^४; ६, १०;
 शां. ३, ३^४; ८, ८^४; १२, ७^४; २०, ४;
 शांआ. १२, ३; श. १, ४, २, १७^४;
 ८, ३, १५^४; २, ६, १, २२^४; ३, ५, २,
 १३; ४, ४, ४, ११^४; का. १, ६, १,
 १४; १५^४; तै. २, ४, १, ८; ३, ५,
 ३, २^४; १०, ४, २; ८, १; ११, ६, २;
 तैआ. ४, ४२, २; ६, १, २; ७, ४, २;
 १०, १, ५; १०, २; तां. १५, ८, १;
 १६, ५, २२; सं. २, ४, ४; ६, २; ३;
 जै. १५१; गो. २, २, ३०; भ्रु...
 वह शां. ३, ३; श. १, २, १, ५;
 ४, २, १७; ३, ५, ३, २; आ...वह

† यद्यपि 'आ' इति उपसर्गः 'वः' इति युष्मदादेशश्चेति पदद्वयं मूलमन्त्रे दृश्यते (तु. ऋ. ७, ३२, २) ।
 तथापि सादृश्यात् 'आवत्' इत्यत्र आ/ववतेर्निष्पन्नम् 'आव' इति पदं बुद्धौ सन्निधीयते सा. । ‡ 'आप्यते'
 पाठान्तरम् ।

तै. ३, ६, ३, १; आ...वहानि श. १, ५, १, २६; आवहत् तै. १, ५, ५, ६; आवहः श. ४, ४, ४, ११; आवहेत् सा. ३, ४, २; आ...अवा-क्षीत् तै. २, ६, १०, २; आवाक्षीः श. ४, ४, ४, ११; आ...अवाद् तै. ३, ७, ४, ५.
 आवाहयति ऐ. १, २; शां. ३, ३; ५, ६; १२, ७; श. १, ७, ३, १३; आवाहयति श. १, ७, ३, १३; ३, ५, २, १३; का. १, ६, १, १५; आवाहयन्ति शां. ५, ६; १२, ७; गो. २, १, २४; आवाहयामि तैआ. १०, २६, १; आवाहयेत् शां. ५, ६; ८, ८; गो. २, १, २४.
 भा-वहत्-न्तः ऐ. ७, ३४.
 भा-वहन्ती-न्ती तैआ. ७, ४, १.
 भा-वाहन-ने शां. १२, ७.
 भा-वाहित-तः श. १, ७, ३, १३.
 भा-वाह्य श. २, ६, १, २२.
 भा-वाह्य-ह्यः शां. १२, ७.
 भा-वोढवै श. १, ४, २, १६; १७; ५, १, ११; ओढ-, ओढुषी- अद्र.
 भा/वा, आवाति तै. २, ३, ९, ५; तैआ. १०, ६३, १; आवातु तै. २, ४, १, ८; तैआ. ४, ४२, २; ष. ५, १, ८; सा. ३, ५, ४; गो. १, ३, १३; आवाहि तै. ३, १०, ४, २; आ...वाहि तै. २, ४, १, ७; तैआ. ४, ४२, १.
 भावाप- आ/वप् द्र.
 भावाहन-, हित-, ह्य, आ/वह द्र.
 आविक(←अवि)-म् श. १४, ५, ३, १०.
 आविक्षित(←अविशित्)-तः ऐ. ८, २१; श. १३, ५, ४, ६; -तम् ऐ. ८, २१; -तस्य ऐ. ८, २१; श. १३, ५, ४, ६.
 आविज्ञान्य(←अविज्ञान्य)-न्यम् इव श. १, ६, ३, ३९.

भा/शिविद्, आवेदयति श. ५, ३, ५, ३१-३७; आवेदयति श. ५, ३, ५, ३७; आवेदयन्ति ऐ. ७, २५; आवेदयामसि तै. २, ८, ८, ६; आवेदयेत् ऐ. ७, २५; आवेद-येयुः ऐ. ७, २५; आ...अवित्सि ऐ. ३, ३७.
 भा-विद्-दम् श. १०, ३, ५, १६; -दि श. १, ९, १, ८; तै. ३, ५, १०, २.
 भा-वेदन-नस्य ऐ. ७, २५.
 भा-वित्त,त्ता(√रविद्)-त्तः श. ५, ३, ५, ३२; ३३; ३५; -त्ता श. ५, ३, ५, ३७; -त्ते श. ५, ३, ५, ३६; -त्तौ श. ५, ३, ५, ३४.
 भा-विद्-दः श. ५, ३, ५, ३१; तै. १, ७, ६, ५; ८, ३, ४; -दम् तै. १, ७, ६, ५; ८, ३, ४.
 भा-विन्न,न्ना-न्नः तै. १, ७, ६, ७; -न्ना तै. १, ७, ६, ७; -न्नै तै. १, ७, ६, ६.
 भाविद्ध- आ/व्यध् द्र.
 भा-वि/वच्, आ...विवक्तन तै. २, ४, ३, ९.
 भा-वि/वास(←√वस्), आविवासति श. ३, ९, २, १०; आविवासति श. ३, ९, २, १०; तै. २, ८, ५, ३; आविवासन्ति श. ४, ३, ३, १३; आविवास तै. २, ४, ५, ५; आविवासत् तै. २, ४, ३, ५; आवि-वासम् तै. २, ८, २, ८.
 भा-वि/वश्च्, आविवृश्च शांआ. १२, ३.
 भा/विश्, आविशति ऐ. ३, २; ५, २; २३; श. ९, २, ३, १८; तै. ३, ३, १, ५; आविशति श. ११, ३, ३, ४-६; १४, ४, ३, २६-२९; तां. ५, ५, १०; जै. १६८; जैउ. ३, २, ५, ५; आ...विशति जै. ४२; आविशतः श. ११, ६, २, ६-१०;

आविशन्ति श. ११, ३, ३, ७; १२, ३, १, २-५; १४, ४, ३, २६; तै. २, ४, ५, २; आविशन्ति श. १२, ७, ३, १४; आविशामि मं. १, ७, ६-८; आविवेश ऐआ. २, १, १; शांआ. ७, १९; ११, २; श. २, ५, १, ५; ४, ५, १२; ९, २, ३, १८; १३, ५, २, १५; का. १, ४, ३, ४; तै. २, ८, ८, ९; ३, १, १, ८; आवि-वेश श. ५, १, ४, ४; तै. २, ४, ५, ७; तैआ. ६, ४, २; १०, ६, १; १०, २; जै. १३०; गो. १, २, १६; आविविष्टुः शांआ. ११, २; आवि-शात् श. १, १, ४, ६; २, १, ८; ९; ३, ४, १३; का. २, १, ३, ११; ४, ६; ७; १३; आविशतु तै. १, २, १, ६; आ...विशतु श. ७, ३, १, २३; आवि-शताम् तैआ. ४, ४२, ५; गो. १, ३, २२; आ...विशन्तु श. ४, ५, ८, ६; तै. २, ४, ३, १०; ५, ३, १२; ३, ७, ९, ६; सा. ३, १, ५; गो. २, २, २२; आविशस्व तै. २, ४, ८, ७; जैउ. ४, ३, २; मं. २, १, १३; आविशा श. २, ३, ४, २७; ३, ३, ३, १०; ८, १, १२; तै. २, २, ५, ६; ५, २, १; ३, ५, ६, १; ७, ७, ९; तैआ. ३, १०, २; ४; तां. १, ५, ७; मं. १, २, १८; ७, ६-८; २, ५, १२; आविशत श. ३, २, २, २०; ४, ३, ४, २०; आवि-शाव जै. १०४; आविशत् ऐ. ५, २३; श. १४, ३, १, २; ३; ५, ७; ५, ५, १८; तां. १, ८, १७; जै. ४२; १०४; जैउ. ३, ७, १, २; ८; आवि-शन् तां. १७, १०, २; आविशत् जै. ४२.
 आवेशयामि ऐ. ८, २७; मं. २, ८, ७; आवेशयत् शांआ. ११, १.
 भा-विशत्-शन् तै. १, ४, २, २; २, ६, १, ४; -शन्तौ ऐ. ८, ८.
 भा-विष्ट,ष्टा-ष्टः ऐआ. २, १, १; श.

२, ५, १, ५; का. १, ४, ३, ४; -ह्रस्व
श. ५, १, ४, ४; -ष्टा: तां. १०,
५, १५; गो. १, ३, १९.
आ-वेश- -श: शांआ. २५, ७.
आ-वेशयत्- -न् तै. ३, १०, १, २.
आ-वि-शोषण- -०ण जैउ. ४, १, ७.
आविस्(स्→:र) ऐआ. १, ३, ३; ६;
२, १, ५; ३, २; श. ५, ३, ५, ३१;
११, १, ६, २, २; ५, १, २; तैआ. ६,
३, १; आविःऽआविः ऐआ. २, ३,
५; शांआ. ७, १.
आविःपृष्ठ- -म् तै. १, ६, ३, ५.
आविर√श्अस्, आविरास जै.
१९९; आविरासुः श. ११, ५, १, ५;
आविः...आवीः†...पृथि ऐआ.
२, ७, १; आविरसाम श. ११, ५,
१, ५.
आविर√गै, आविरायति जैउ. १,
१२, २, ७.
आविर्दन्त- -न्ता: जैउ. १, १२, २, ७.
आविर√मू, आविर्भवति श. ६,
३, १, २२; १०, ३, ५, १६; जै.
१६८; जैउ. ३, ६, १, ५; आविर...
भवति शां. १८, ५; आविरइव...
भवति श. ११, १, ६, १७;
आविर्...बभूय तै. २, ४, ७, १०;
आविर्भवति श. ७, ३, २, १४;
आविर्भवत् श. ६, ३, १, २२;
आविरभवत् ऐ. ३, १५; तां. १३,
१०, ८; आविःऽआविः...अभूः
शांआ. ७, १; आविरभूवम् जैउ.
३, ६, १, ६.
आविरभूषयत् श. १०, ५, ३,
३-७; ९, १०.
आविर्भव- -वात् जै. १६८.
आविर्भवितुम् जैउ. ३, ६, १, ५.
आविर्भावं- -म् श. १०, ३, ५, ६.
आविर्मूल- -म् ऐआ. २, ३, ६.
आविस्वराम् ऐआ. २, ३, २; श.
१०, ५, ३, १०.

आवि(स्→)ष्/कृ, आविष्करोति
श. ४, २, २, १२; जैउ. २, ५, १, ५;
आविष्...करोति शां. १, ५; जैउ.
२, ५, १, ५; आविष्...कृणुते जै.
१८०; आविष्...कुरुतः श. ४, २,
१, १८; आविष्कृणोमि श. १४,
५, ५, १६; आविष्...कृणवथ श.
९, ५, १, ४७; आविष्...कृणुतात्
तै. ३, ७, १३, ४; आविष्...कृणुहि
तै. २, ५, ८, ११; आविष्...करवाणि
श. १३, ८, १, १०; आविष्...
कुर्यात् शां. १, ५.
आविष्कृणवत्- -न् ऐ. ६, ७; गो.
२, ५, १२.
आविष्कृत- -म् तां. १५, ५, १७.
आविष्कृत्य श. ३, ९, ३, २३.
आविष्टम(स्+तमप)- -मौऽइव जै.
१६९.
आविष्ट्य(स+त्यप)- -ष्ट्यः तै. २,
८, ७, ४.
आ-वि-संस- -सः ऐ. ८, २०.
आ√वीर्, आवयत् ऐआ. २, ४, ३;
श. १, ६, ३, ५, ५, ५, ४, ६; तै. २,
२, १०, ६९.
अः√वृ, आ...वृणे ऐ. ६, ७; श. ९,
२, ३, ३८; गो. २, ५, १३; आवृणी-
महे श. १, ९, १, २६; ३, ५, ११,
१; आ...वृणीमहे तै. २, ४, ८,
२; तैआ. १, ९, ७; आवाः तै. २,
८, ८, १; तैआ. ९, १०, ६.
आवरीवः तै. २, ८, ९, ३; जै. २१२.
आ-वृणान्- -नः तै. २, ७, १२, ५;
३, ७, १३, २.
आ-वृत्, ता- -तः तै. २, ६, २, २;
तैआ. १, २, ७, ३; जै. १३४; -तम्
श. १०, ६, ५, १; तैआ. १०, १, १;
-ताः श. १४, ७, २, १४; -ताम्
तैआ. १, २, ७, ३; -तासः ऐआ.
२, १, ६; -तासु शां. १२, १.
आवृत्ती-शयान(-वृत्+च्वि/शी)-

-म् जैउ. ३, ६, ३, ३.
आ√वृत्, आ...वृत्के श. १४, ९,
४, ३; आवर्जति का. १, ६, २, ८;
आ...वृजते श. १४, ९, ४, ३.
आ√वृत्, आवर्तते श. ३, १, ३, २८;
२, १, ३८; ११, ६, २, ७; १३, १,
३, ४; तै. १, ३, १०, ५; आवर्तते
श. २, १, ३, ३; ४; सा. २, १, ८;
आवर्तन्ते शां. २६, २; श. ३, १,
३, २८; १२, ४, ४, ६; तै. १, ३, ६,
६; तां. ६, ७, २०; ७, ९, ८; जैउ.
३, ६, ५, ७; आवर्ते शांआ. ४, ८;
९; आवर्तस्व जै. २११; आवर्तत
श. ३, ४, १, १७; आवर्तेरन् श.
५, ५, २, ४.
आवर्तयति श. २, १, ४, २३; ७,
५, १, ३७; का. १, १, ४, २३; तै.
१, १, ५, ५; ८; २, १, ८, १; सा. २,
५, ५; आवर्तयन्ति ऐ. १, १४;
श. ६, ४, ४, १२; आवर्तयामसि
तै. २, ५, ६, १; आवर्तयासि श.
१३, २, ६, २; तै. ३, ९, ४, ४;
आवर्तयत् श. ३, २, ४, २०; ३,
१, २; आवर्तय तां. १, ५, १८;
६, १४; आवर्तयन् ऐ. ३, १५;
आवर्तयेत् ऐ. ७, ५; ८, १०; सा.
१, ६, ७; ७, ९; ८, ८; २, ४, ३, ५; ७;
गो. १, १, २२; आवर्तयेयम् सा.
२, ५, ५; आवर्ति तै. २, ८, ६, ६;
आ...अवर्तत् तै. २, ५, ८, ९;
आवृत्तन् श. ५, ४, २, ५.
आ...वृत्त्याम् शां. २६, ९; तै. २,
८, ६, ५;
आवरीवर्ति ऐआ. २, १, ६; स.
१४, १, ४, १०; तैआ. ४, ७, १, ५,
६, ५; जैउ. ३, ६, ९, १; ५;
आ...वरीवर्ति तैआ. ५, ६, ५;
आवरीवर्ते जै. १.
आ-वर्त- -तः श. १२, ९, २, ४;
जैउ. ३, ६, ५, ७; -तम् जैउ.

३,६,५,७; -तान् जैउ. १, १, २; ७; -तैषु मं. १, ३, १.
 आ-वर्तन- नम् सा. २, ५, १; -ने तै. ३, ७, ९, ८.
 आ-वर्तन(णमुल्) तैआ. १, ६, ३.
 आ-वर्तयत्- न् सा. १, ४, ९, ५, १३; ३, ७, ३; ५, १०; ९, १.
 आ-वर्त(त्→)ती- ती: ऐ. २, २०; शां. १२, १.
 आ-वृत्- त् श. २, ५, १, १८; ३, ५; ४, २; ६, ३, ३; ५, १, ३, ४; १२; ३, २, ५, ५, २, ८; ९; १२, ४, ४, १-५; १३, ४, ३, ४; ६-१२; ८, १, १७; का. १, ४, ३, १५; ५, ३, ३, ६; ३, ३; -त: तै. ३, १२, ९, ४; -त्तम् ऐ. ७, २; ऐआ. २, १, ६; शांआ. ४, ८; ९; श. १, ९, ३, १७; २०; ४, ६, ७, २१; ६, २, १, ३९; तै. २, १, ४, ८; ३, ३, ८, १०; मं. १, ६, १९; -त्ता ऐ. ७, ३२; ३४; शांआ. ४, ४; ७; ८; ९; श. ४, ६, ७, २१; ६, ६, ४, ९; १०; ८, ६, ३, ७; १४, ३, २, २१; ९, ३, १; तैआ. १, ७, ५; सा. २, २, १, २; ३, ३-५; ७, १२; ८, ५; जैउ. ३, ३, १, ५; ६; ७; -न्नि: जैउ. ३, ३, २, १.
 आ-वृत्त, चा- -त्त: श. ५, ५, २, २; -त्तम् ऐ. ५, १५; श. १, ६, ३, ३३; १२, ७, ३, २२; गो. २, ६, ११; -त्ता: शां. २६, १; गो. १, ४, ९; १०; -त्ताच् शां. २५, १; श. १२, २, ३, ८; गो. १, ४, १८; -त्तासु ऐ. २, २०; -त्तै: शां. १९, ३; गो. १, ४, १५.
 आ-वृत्ति- -त्ति: श. १४, ९, १, १८; -त्तिम् श. ११, ६, २, ४; १२, २, ३, १३; गो. १, ४, १६; -त्तै तै. ३, ९, ४, ४.
 आ-वृत्त्य ऐआ. ५, १, १; तै. २, १, ८, १.

आ/वृध्, आ...भवर्धत तै. २, ८, ३, ४; आवत्स्यन् शां. १९, ३.
 आ/वृष्, आवृषस्व ऐ. ४, ४; शां. १७, ४.
 आ/वृषाय(क्यच्), आवृषायस्व श. १, ७, २, १७; आवृषायध्वम् श. २, ४, २, २०; ६, १, ३६; का. १, ३, ३, १७; ६, १, २४; मं. २, ३, ६; आवृषायिषत श. २, ४, २, २२; ६, १, ४०; का. १, ३, ३, १८; ६, १, २७; मं. २, ३, ७.
 आ/वृह, आवृहर्ह का. १, १, २, १०; आवृहत् तै. १, १, २, ५.
 आ-वृ(ढ→)ढा- -याम् श. २, १, २, १६.
 आ/वै, आवयत:(न्ति) शांआ. ३, ३; आवयन्ति श. १३, २, ६, ८; तै. ३, ९, ४, ५; आवयन्ति श. १३, २, ६, ८; तै. ३, ९, ४, ४; आवयत तैआ. १, ११, ५; ६. ओत- अद्र.
 आवेदन- आ/विद्र द्र.
 आवेश- आ/विश् द्र.
 आ/वेष्ट, आवेष्टयति तै. १, ३, ६, १;
 आ-वेष्टमान- -न: श. ६, १, ३, ३.
 आ-वेष्टि(त्→)ताऽइव श. ३, २, १, २८.
 आ-वेष्ट्य श. ३, २, १, २८; ४, ५, २, ७.
 आवोढवै-आ/वह् द्र.
 आव्य(←अवि)- -म् गो. २, ३, १९.
 आ/व्यध्, आविध्यति श. ५, ४, १, १.
 आ-विद्ध- -म् श. १, ७, ४, ९; ११, २, ६, ७; गो. २, १, २; ३.
 आ-विध्य जै. २६.
 आ-व्याधिनी- -नी: तै. ३, ९, १, ३, ४; -न्य: श. १३, २, ४, २; ४.
 आ/व्ये, आव्ययाङ्कार श. ११, ५, १, १०.
 आ/व्रज्, आव्रजाज श. ११, ५, १, १३; १४, ६, १०, १; जै. ६; जैउ. ४, ६, १, ४; ६; आ...व्रजाज तै. २, ३, १०, ३; आ...व्रजेत् तै. २, ३, १०, ४.

आ-व्रज्य शांआ. ६, १; गो. १, १, ३.
 आ/व्रश्च्, आ...वृश्चते तै. १, १, ४, ८; आवृश्चति ष. २, १०; आवृश्चामि तै. ३, ७, ६, १६; आवृश्चाम: श. १२, १, ३, २२; आवृश्चत् गो. २, २, १९.
 आवृश्च्यते शां. ११, ४; तै. १, १, ४, ८; ३, ३, १०, १; २, ८, ३, १; २; तां. ७, १, ६; जै. ९९; जैउ. १, ५, १, ३; १८, २, ९; ३, १०; आ...वृश्च्यते तै. १, १, ४, ८; ३, ३, १०, १; ८, ३, १; ९, ९, ३; आ-वृश्च्यते श. ३, ४, ३, १९; आवृश्च्येत तै. १, ३, १०, ७; आ...वृश्च्येत तै. २, १, २, १०; ३, ७.
 आ-व्रश्चन- -नम् श. ३, ६, ४, १५; -नात् श. ३, ६, ४, १५.
 आश्(आ/अश्), आशाते गो. २, २, ४; आ...अश्नुताम् तै. २, ४, ४, १; आ...अश्वामहै तै. २, ५, ६, ५.
 आ/शस्, आशंसते श. १, ६, ४, १७; १४, ४, २, २६; आ...शंसते श. १, ९, २, ३५; आशसन्ते श. १, ६, ४, १७; आ...शंसन्ते श. १, ६, ४, १७; आशंसन्त ऐ. २, १६; आशंसेत श. १, ५, ४, १; तां. २१, ५, २; आशंसिषु: श. ४, ६, ९, २०.
 आ-शंसमान, ना- -न: का. २, २, १, १६; तां. १९, १, २; -नम् ऐ. ३, ४६; -ना: शां. ११, ४.
 आ-शय्(√शी)- -य: श. ३, ३, ४, २८; ५, ५, ५, ६; -यात् श. ९, १, १, ९; -ये श. ५, ५, ५, ६.
 आश(शै मुपा.;)यित(व्य→)व्या (√अश्) जै. १६८.
 आ-शस्(√शस्)- -सा तै. ३, ७, १२, ४; तैआ. २, ३, १.
 आ-शसन- -म् श. १२, ५, १, १७; २, १.

१आ-शा(√शस्)- -श्या तै. ३, १२, २, २; -शा श. २, १, ३, ४, ४, ९; २, २, १४; ३, १, २४; २७^३; १४, ४, १, ३३; ५, ४, २, ७; ३, ३; का. १, १, ३, ३; ४, ९; २, २, ९; ३, १, १५; १८^३; जैड. ४, ११, १, १; -शाम् ऐ. ३, ७; ४६; ६, २६; ७, २६^३; ३०; शां. १०, २; श. ३, ३, १, १५; ६, ७, ४, ७; ११, १, ६, २३^३; १२, ४, ३, ९; तैआ. २, ६, १; तां. ८, १, ११; जैड. ३, ३, १, २, ५; गो. २, ३, ३; -शायै तै. ३, ४, १९, १; १२, २, २^३.

आशा-पराकाश- -शौ श. १४, ९, ४, ११.

२आशा(√अश्)- -शा। तै. ३, १२, २, २^३; ९; -शा: ऐ. १, २२; श. ६, ५, ४, १२^३; ९, २, ३, २५^३; १४, २, २, १६^३; तै. १, १, ७, १; २, १, १३; २२; २, ४, १, ५; ७, ९; ५, ३, ३; ८, ५, ३; ८, १०; ३, ७, ८, ३; १२, १, १; तैआ. ३, १५, २; ४, ३, २; ९, २; ५, ३, ६; ८, १; ६, १, १; जैड. १, ११, २, ७; ११^३; -शाभ्यः का. २, १, ४, १०^३; तै. २, ५, ३, १; -शानाम् तै. २, ५, ३, ३; ३, ७, ५, ८; ३; १२, १, १; -शासु तै. २, ५, ७, १.

आशानाम्पति- -०ते तै. ३, ११, ४, १.

आशा-पाल- -०ला:, -ला: श. १३, १, ६, २; ४, २, १६; तै. ३, ८, ९, ३; -छेभ्यः तै. २, ५, ३, ३; ३, ७, ५, ८.

१आशातिकः- -का: तैआ. १, ८, ७; ४, ३६, १.

आ/शास्, आशास्ते ऐ. १, १३^३; २८; २९; २, २^३; १२^३; ३, ३८; ४, ९; २०^३; ८, ११^३; श. १, १, २, १२; २, १, ७^३; २, ८; ७, १, ११; ३, १, ५; ८, १, १७; ३०-३७; ४२; ३, २, १, ९, १, १^३; २^३; १०; १२; १३; १४^३;

१५^३; १६; २, ४, १, १^३; ३, १, १, १२; ३, १, १२; ३, ८; ५, २, ११; १२^३; ३, १७; ४, १५; ६, १, १७^३; १८; ९, ४, ७; ४, २, १, १६; १७; २२; ५, ६, ४^३; ५, ३, ४, २७; २८; ४, २, ९; ६, ४, २, ६; ४, २, १; ५, २, ३-६; ६, ४, १; २; ३; ७; ७, १, १, २७^३; ९, २, ३, २, ५; ४, २, १७^३; १२, ९, २, ९; १३, ८, ३, १; ४; १४, १, ३, १८^३; ४, १, ५; २, २, ४२; ३, १, २३; २८; ३१; २, २०; का. १, ४, २, १^३; ६, २, ६; ७; २, १, २, ११; ४, ५^३; २, १, ६; तै. १, १, ८, ४; ५; ३, ७, ६; ४, १०, १; २^३; ३; ६, १०, ४; ७, ३, ७; ४, २; ६, ७; १०, ६; ३, २, २, ६; ३, ३, ५; ४, ३; ६, ११; ७; ७; १०; ८, ११^३; ९, ९; १०, ३; ५, १०, ४^३; ५^३; ८, ३, ६; ९, १६, २; तैआ. ५, ४, ६; ५, १^३; २^३; ३; ६, ९; ७, ९; ८, ६^३; १२; ९, ८; ११; आशास्ते श. १, ८, १, ११; ९, १, १-३; १६^३; तै. ३, २, ३, ७; तां. ११, १०, १०; गो. २, २, ४; ४, २; १६; आशास्ति जै. ९०; २०९; आशास्ते ऐआ. १, २, २; श. २, ६, २, १२; ३, १, ३, २४; ५, २, ९; ७, ४, ९; ४, ६, ९, २४^३; आशास्ते श. १, ३, १, २६; ८, १, ४२^३; ९, १, २१; ३, ७, ४, ११; ९, ४, १, १२; आशासे जैड. ४, ५, ५; आशा-सिष्यसे श. १, ८, १, ९; आशा-सिष्येष्वे श. ३, ५, १, २२; २, ९; आशासान्वै श. ३, ७, ४, ९; आ...शास्त्व तै. २, ६, १५, २; ३, ६, १५, १; आशास्त्व श. १, ८, १, १०; आशासत श. ६, ५, २, ३-६; आशासीत तै. १, ४, १०, १; २^३; ३.

आ-शासान- -ना तै. ३, ३, ३, २; -ना: ऐ. २, ६; शां. १०, ४; तै. ३, ६, ६, १.

आ-शिष्(√शिष्)S- -शन्त: तै. २,

४, ४, ८. आ-शिक्षा- -शायै तै. ३, ४, ६, १. १आशित(√अश्)- -तम् श. १४, ७, ३, ११; गो. १, ३, १४. २आ(आऽआ)-शित- -ता: तै. १, ६, ६, ४; ७, २^३.

आ-शिर(√श्री)- -रम् ऐ. ३, २७; श. ४, ३, ३, १९^३; तै. २, ७, १३, ४; तां. ८, ४, १; जै. ४८.

आ-शिष्(√शास्)- -शिषः शां. ३, ८^३; १३, ७; शांआ. १, ५; श. १, ३, १, २६; ८, १, ४२^३; ९, १, १७^३; २१; ३, १, ३, २४^३; ४, ५, ७, ९; ७, ३, ३, २; ८, ६, १, २२^३; ९, २, ३, ११^३; १४, १, ३, १८^३; का. १, ४, २, १; तै. १, १, ६, १०; ७, ३, ७^३; ३, ३, ३, ४^३; ७, ६, ११; १२; तैआ. ५, १, ६; ७^३; ४, ६; ७; तां. १५, १०, २; ३; मं. २, ३, १८; जैड. ४, ५, ५; गो. १, ५, ११^३; २, १, २, ५; -शिषम् ऐ. १, १३^३; २८; २९; २, २^३; १२; ३, ३८; ४, ९; २०; शां. ३, ९; ८, ७; ११, ६; २६, ६; २८, ६; शांआ. १, ८; श. १, २, २, ८; ३, १, २६; ८, १, ९; १०; ९, १, १^३; २^३; ३^३; २१^३; २, ६, २, १२; ३, १, १, १२; ५, १, २२; २, ९^३; ६, १, १८; ९, ४, ७; ४, २, १, १६; १७; ५, ६, ४; ५, ३, ४, २७; ४, २, ९; ६, ४, २, ६; ४, ४, २, १; ५, २, ३^३; ४^३; ५^३; ६^३; ६, ४, ७; ७, १, १, २७^३; ९, २, ३, २, ५; १०, ३, ५, १४; १२, ९, २, ९; १४, १, ४, १५; २, २, ४२; ३, १, २३; २८; ३१; २, २०; का. १, ६, २, ६; ७; २, १, ६; तै. १, १, ८, ४; ५; ३, ७, ६; ६, १०, ४; ७, ३, २^३; ७; ४, २; ६, ७; १०, ६; ३, २, २, ६; ३, ३, ५; ४, ३; ६, ११; ७, ७; ८, ११^३; ९, ९; १०, ३; ८, ३, ६; ९, १६, २; तैआ. ५, ५, १^३; २^३; ३; ६, ९; ७, ९; ८, ६^३; १२; ९, ८; ११; तां. ११, १०

†लिप्तार्थे मुपा.स्वरश्चिन्त्यः । ‡आ/शातयते: । आशिते भव: इति केचित् भा. । §√शक्नोते: सन्नन्तादित्यर्थाश्च: ।

१०; १३, १२, ७; १५, ५, १३; गो. २, २, ४; ४, १६; -शिषा श. १, ९, १, १२; तै. ३, ३, ३, २; तैआ. ३, ८, १; -शिषाम् तै. ३, ९, १६, ४; -शिषौ श. १, ८, १, ३६; का. २, १, ४, ५; -शीः शां. २, २; ११, ८; श. १, ८, १, ९; २९; ३६; ९, १, २१; २, १, ४, २८; ३, ४, ५; ४, १, ३; २, २४; ६, २, १२; ३, ४, ३, १८; ५, २, ११; ४, १५; ६, १, १७; ४, २, १, २२; ५, ४, २, ९; १०, ३, २, १३; का. १, १, ४, २५; ३, ३, २०; ४, १, ४; २, १; ४, ५; तै. ३, ३, ३, ४; -शीभ्याम् श. १, ८, १, ३६.	४, ८; ५, ३, ८; ९; तां. १७, १२, ३; १८, ६, १०; -यान् तै. ३, १०, १, ४. आशु-ग- -गाः तै. १, २, १, २६. आशु-स्व- -स् तां. १४, ९, १०. आशु-पत्वन्- -त्वा ऐ. ६, ३५; गो. २, ६, १४. आशु-भार्गव- -वम् जैआ. १, ४६९. आशु-मत्- -त् ऐ. ४, २९; ५, ४; १६; तां. १०, ६, १. आशुरथीय(←आशुरथ)- -यानि आ. १, ५३३. आशु-हेमन्- -न् तै. १, ३, ५, ४. आश्वथीय(←आश्व[<u>शुड</u> अ-]थ)- -म् तै. २, ७, १३, २. आ√शुच्, आ...शुशुग्धिन् तैआ. ६, १०, १; ११, १. आ-शुशुक्षणि- -णिः शां. २१, ४. आ√शु, आशीर्यन्त गो. १, २, १८. आ√श्चुत्, आश्वेत्य का. १, ३, १, ९. आ-श्चुतित- -ताः श. १, ६, ३, ५; ५, ५, ४, ६. आ-श्रोतयितवै श. २, ३, १, १६. आश्य(√२अश्)- -म् तै. ३, ७, ३, २. आ-श्रम- -मः गो. १, २, ८. आश्रायस- -सः जै. ७८. आश्रावण-णीय-वित-व्य-आ√श्रु द. आ√श्रि, आश्रयन्त गो. २, ५, १. आ-श्रि(त→)ता- -म् शां. २८, १. आ√श्री, आश्रीणीत श. ४, २, १, १२. आ√श्रु, आश्रुणोति श. ९, ५, १, ८; आश्रुणोमि तै. २, ५, १, ३; आशुश्रुवुः श. ९, ५, १, २; आ... श्रुणोतु तै. ३, ५, १२, १; आ... श्रुणु श. १, ५, २, ७; का. १, ४, १, ८; आ...श्रुणुहि तैआ. १०, १, १३; आ...अश्रुणोत् तै. २, ५, २, ३; आश्रुणुयात् तां. २१, ३, ५. आश्रावयति ऐ. १, २६; श. १, ५, १, १; २; ३; २, ८; ८, ३, ९; २, ५, २, ३४; ३, ७, ४, ९; १०;	४, ३, ५, ६; ३, ८; ९; तै. १, ६, ९, ५; ८, ३, २; आश्रावयति श. १, ५, १, १; २, ७; ८, ३, ९; २, ५, ३३; ३, ७, ४, १०; ४, ४, ३, ८; ५, ८, १३; ११, ४, २, ९-११; का. १, ५, १, ३०; जै. २०९; जैड. ४, ६, २, ३; गो. २, १, २४; आश्रावयन्ति श. १, ५, १, ३; २, ६, १, २४; का. १, ६, १, १६; तैआ. ७, ८, १; आश्रावयामः श. १, ५, १, ३; आ...श्रावयन् श. १, ५, २, १८; २०; गो. १, ५, १०; आ...श्रावयतम् तै. २, ७, १५, ६; ८, ६, ८; आश्रावयेत् श. १, ५, १, ३; आश्रावयेत् श. १, ५, १, २; ३, ६; ७; २, ५, २, ३४; ४, ५, ८, १३; का. १, ५, १, ३०; आश्रावयेयुः श. २, ६, १, २५; का. १, ६, १, १६. आ-श्रुण्वत्- -न्तम् श. ७, ३, १, ३४. आ-श्रावण- -णम् श. १, ५, १, १; ८, ३, ९; ११, २, १, ३; -णस्य श. ११, ४, २, ५. आ-श्रावणीय- -येन जैड. ३, ७, १, ६. आ-श्रावयिष्यत्- -न् श. ११, ४, २, ३. आ-श्रावित- -तम् तै. २, १, ५, ९; ३, ७, ११, १; -तानि श. ११, ४, २, ५. आश्रावित-प्रत्याश्रावित- -ते जैड. ४, ६, १, ५; २, ३. आ-श्राव्य श. १, ५, १, ४; ३, ८; २, १०; २, २, ३, १८; ५, २, ३०; ३१; ३२; ३७-३९; ४१; ४२; ५, ३, ७- १०; १२; १५; ६, १, २३; २७-२९; ३१; ४४; ४५; ३, ४, ४, १०-१३; ८, १, ४; ११; २, २३; २७; ३, २९; ३३; ३४; ४, २, १, २३; ३, ५, २०; ४, १, ७; २, ४-६; ३, ८; ९, ५, १४; १६; १७; ५, १७; ५, २, ९; ११; ५, २, २, १८; ३, २, ८; ३; १५; ४, ४,
---	---	--

२४;२५; ११,४,२,३^३; १४,२,२,
१५;३,१,३०; का. १, २, ३, १४;
२१;५,१,२७-२९; ३३-३७; २,
६-९; ११-१४; ६,१, १५^३; १७-
२०;२९; ३०; तैआ. ५, ८, २.
आ-श्रुति- -ति: श. १४, १, ३, २२;
तैआ. ४, ५, ३.
आ-श्रे(=श्रे)षा- -षा: तै. १, ५, १, २;
३, १, १, ६; -षाम्य: तै. ३, १, ४, ७^३.
आ/श्रिन्, आशिश्लेष तै. ३, ७, ६, २१.
आ-श्रिष्ट- -ष्ट: श. ४, १, १, २६;
२८; -ष्टे श. १, ५, २, ४०.
आश्व(←अश्व)- -श्वम् तां. ११, ३, ४;
आ. १, ११६; जैआ. १, ११६;
५, २९; -श्वानि आ. १, १६६;
५, १३; जैआ. १, २६९; ४७३;
५, १३; -श्वे आ. १, ६८; ४३४;
जैआ. १, ४३४; -श्वन तां. ११,
३, ५.
आश्वतर(←अश्वतर)- -र: ऐ. ६,
३१^०; गो. १ २, ६, ९.
आश्वतराश्विन्- -श्वि: श. ४, ६,
१, ९; १०, ६, १, १; जै. ६; -श्विम्
श. १०, ६, १, ७; १४, ८, १५, ११.
आश्वत्य(←अश्वत्य)- -त्य: तै. १,
१, २, ९; ३, ८, १२, २^३; -त्यम् श.
५, ३, ५, १४; १२, ७, २, १४; ९, १,
३; -त्यानि ऐ. ७, ३०, ३२; ८,
१६^३; -त्ये श. ४, ३, ३, ६; ५,
२, १, १७; -त्येन श. ५, ३, ५,
१४; -त्येषु श. ५, २, १, १७^३.
आश्वथी- -थी श. ५, ३, २, ५;
-थी: श. २, १, ४, ५; का. १, १,
४, ४; -थीम् श. ११, ५, १, १५;
१६^३; १७^३; -थ्य: तै. ३, १०, ९,
१०.
आश्वत्थि- -थ्य: जै. १३३; १३७;

-थ्यम् जै. १००; १६८.
आश्वमेधिक(←अश्व-मेघ)- -म् श.
१३, २, ७, १; ७, १, ७.
आश्ववाल(←अश्व-वाल)- -ल: श.
३, ४, १, १७^३; ६, ३, १४; -लम्
श. ३, ६, ३, १०,
आश्वश्विय-आशु-द्र.
आश्वसूक्त(←अश्व-सूक्त)- -म् तां.
१५, ५, ८; १९, ४, ९ आ. जैआ. १, १२२
आश्वसूक्ति- -क्ति: तां. १९, ४, १०;
जै. २०६.
आश्वि(←अश्व)- -श्वि: ऐ. ६, ३०.
आश्विन्(←अश्विन्)- -न: ऐ. २,
२६; ३, १; शां. १३, ५; श. ४, १,
५, १; ५, ३, १, ८; ५, ४, १; १५; १२;
७, १, ११; २, ४; ८, २, ८; २५; ९, १,
४; तै. ३, ९, १६, ४; तैआ. ५, ११,
४; तां. २१, १०, २३; -नम् ऐ.
२, १८; २७^३; ३, १-४; ४, ७, ८^३;
९; १०; ५, २६; २८^३; शां. ११, २;
८; १४, ४; १७, ४; १८, १^३; २-५;
२५, २; २६, ११; १५; शांआ. १,
२; श. ४, १, ५, १५; २, ५, १२^३;
५, ६, १; २; ५, ३, १, ८; ५, ४, ३३;
३४; ११, ५, ३, ५^३; ५, ९; १०; १२,
७, २, ३; ८, २, २२; २६; तै. १, ५,
४, २; ७, ३, ५; ८, ५, ६; २, १, ७, १;
८, २; ६, १, ५; ३, ९, १६, ३; तैआ.
५, १, ७; तां. ९, १, ३४; ३६; ३, ६;
२०, २, ३; जै. १८६; गो. १, ३,
१२; २, ४, १३; -नस्य ऐ. ४, ७;
शां. १३, ६^३; १८, ३; -ना: श.
१२, ८, २, १६; १७; २०; -नात् श.
१२, ८, २, २५; -नानाम् गो. २,
५, १०; -नानि ऐ. २, १७; गो.
२, ५, १०; -नाभ्याम् श. १२, ८,
२, ३४; ९, १, ९; -नाथ ऐ. ४, १०;

शां. १८, ४; गो. २, ५, ३; -ने
ऐ. ४, ८^३; शां. ११, ४; श. १२,
९, १, १२; -नेन शां. १४, ४; श.
५, ५, ४, ३३; १२, ९, २, ८; ३२; ३,
१८; ९, १, ७; तां. ९, १, २१; २०,
१, ४; ३, २; -नौ श. ५, ५, ४, १;
१२, ९, १, ५; १३, २, २, ५.
आश्विनी- -नी शां. १८, ५; -नी:
श. ८, २, १, ११; २, ३; १२, ७,
२, ७; तां. १२, ७, १; -न्य: श.
८, ३, १, १३; १०, ४, ३, १५; १२,
८, ३, १८; १९.
आश्विनोक्यग्रह- -स्य शां. ३०, ११.
आश्विन-पात्र- -म् ज्ञा. ४, १, ५, १९^३.
आश्विन-प्रवयस्- -या: ऽश्च तैआ.
५, १, ७.
आश्वीन(←अश्व)- -नानि तां. २१,
१, ९; २५, १०, १६.
आषा(ळ्ह)ठ(←अ-षाठ)- -ळ्ह: का.
२, १, १, ६.
आषाढि- -ढे: श. ६, १, ४, ३७.
आष्कार-णिघन- -नम् तां. ८, १, १;
२, १; १२, ३, २०.
आष्टादंष्ट्र(←अष्टादंष्ट्र)- -म् तां.
१२, ९, १३; -ष्टस्य तां. १२, ९,
१४; -ष्टे तां. ८, ९, २०; ११, ११,
११; आ. १, ३४३.
आष्टी-वृत्- -वन्ता(न्तौ) तै. ३, ६,
६, ३.
आस(आ/१अस्), आ...पृथि तै.
३, ७, ७, ९.
२आस(आ/२अस्) आस्यति तै. ३,
३, ९, १०; आस्यस्व श. १, ५, २,
१; तै. ३, ५, ४, १.
आसि- -सा: श. ४, ५, १, ९;
-सात् श. १२, ४, १, ४२.
आस-पांसु- -सुभि: जै. १८६^३.

† ऐ. 'आश्वतरः। आश्विः' इति पाठः। = 'आश्वितरास्युः' इति गो. पाठस्तु विकृति गतो वा भवेत्।
तु० छांउ. (५, ११, १; १६, १;) वृउ. (५, १४, ८;)। † आश्वतरः, आश्वतराश्वि- टि. द्र.। ‡ = ऐ. २, ६;
कासं. १६, २१; मैसं. ४, १३, ४; एतेषु 'अश्विवन्ता' इत्येव पाठ उपलभ्यते स गद्र.। मैसूर. भा. च यथोपरि मुद्रापित-
स्तथैवाहतुः। § तु० 'असन्-पासव-' गद्र.।

भास-पुट-— तै. १, ३, ७, ६.
 √आस्, आस्ते ऐ. १, ३, ३, ३, ७, १५;
 शां. १२, ५; श. १, ५, १, २, ५;
 ७, ४, १८; २, ३, २, ४; ३, २, २, १;
 ९, २, १३; छ, ६, ९, ७, २१; ९, २, ३,
 १७; १२, ३, १, ९; ६, १, ३८; १४,
 १, ३, २; तै. ३, २, ३, ६; आस्ते
 श. २, ३, ३, १६; छ, ६, ६, ५; तै.
 ३, ३, ४, ५; तैआ. ३, १२, ७; ९,
 १०, ५; तां. ९, २, १२; जै. ५५;
 ८६; ११७; १३९; १६४; जैउ. १,
 ४, ३, ३; ३, १, १, २०; २, ४, ४; ३,
 ३, ९; १०; ४, २, २; ष. २, १; जै.
 आस्तेऽइव श. ९, ३, १, १५; ३,
 ४, १४; आसाते तै. २, ८, ८, १;
 जै. १८६; आसते ऐ. छ, १३; ३०;
 ५, १४; ६, २१; ७, २७; ऐआ. १,
 १, १; शां. २७, ६; श. १, ८, ३,
 ६; ३, ६, १, २२; छ, ५, १, १२; ६, २,
 १; ४, ३; ४, ५; ८, १; ९, ३; १२; २०;
 ५, ५, ५, १३; १३, २, ७, १२;
 आसतेऽइव श. ९, २, ३, ४६; ३,
 १, ९; तैआ. १, ११, १; ६, १, २;
 आस्ते श. ३, ८, १, १५; छ, ६, ६,
 ५; ८, १९; ९, ३; २२; २३; १२, ३,
 ५, २; १३, ४, ३; ३, ६-१२; १४,
 १, १, ३; ५, २, ४; ५; तै. १, ८, ४,
 २; तां. १०, ३, ९; ४, ५; ५, ८; १२;
 ११, ४, ७; ८; १०; ५, ४; ६; १२, ५,
 २१; ११, २५; १४, ३, २०; २३, ६,
 ३; २५, ६, ५; ष. ३, १; जै. ८६;
 १२५; १७१; १८६; १८९; २०३;
 २१०; गो. १, ५, २२; आञ्चै जै.
 १८६; २०९; आसे श. १२, ३,
 ४, १; आस्महे तै. २, १, १, १;
 जै. १९०; आसाञ्चै श. १४, ६,
 १०, १; आसाञ्चै ऐ. ७, २७;
 जैउ. छ, ८, ४, ५; गो. १, ३, २०;
 आसिष्यते श. छ, ६, ६, १;

आस्ताम् श. छ, ६, ६, २; ३; आस्व
 श. छ, ६, ६, ४; १४, १, ३, २;
 आस्व श. १४, ५, ४, ४; आष्वम्
 श. ९, २, ३, २४; आसामहे श.
 ११, ५, ५, १; आस्त ऐआ. २, १,
 ४; श. छ, ६, ६, ५; आसत ऐ. २,
 १९; छ, १६; १७; ३२; ६, ३; शां.
 १२, ३; श. छ, ६, ९, १; तै. १, ४,
 ९, १; २, १, १, १; २, ८, ४;
 आसत तै. २, ३, ५, १; २; ६, १३,
 ३; ३, १२, ९, ३; ४; ५; ७; तैआ.
 ५, १, १; तां. छ, १, १; ६, १७; ७,
 ५, ५; ९, २, २२; १०, १२, १; १२,
 ५, १४; ११, १०; २४, १, ९; जै.
 १६२; १७०; १७७; १९०; १९७;
 २०३; ष. ३, १२; आसीत ऐ.
 ८, २८; शां. ६, ११; श. १, ७, ४,
 १९; २, ४, २, २१; ३, २, १, ९; ३,
 ३, १०; छ, ६, ६, ५; ११, २, ७, ३३;
 का. १, ३, ३, १८; तै. १, ४, ४, २;
 ५; तैआ. २, ८, १; १०, १; जैउ.
 ३, ४, २, ३; ६; सा. १, २, ४; गो.
 १, २, ४; २, १, ४; आसीरन्
 श. छ, ५, १, १२; ६, ९, २३; ५, ५,
 ५, १३; जै. ५५; १५६; आसिष्ट
 गो. १, ३, ४; आसिषत ऐ. ७,
 २७.

आसयन्ति ष. २, ४.
 आसन-—नम् श. १४, ९, १, ७;
 तैआ. २, १७, १; —नानि जै. ६;
 —ने ऐ. ७, १८; ८, २७; मं. २,
 ८, ३; —नेन तैआ. ७, ११, ३.
 आसिस्त्रा श. २, ३, २, ५; ४, २, २१;
 का. १, ३, ३, १८.

आसीन, ना-—नः ऐ. २, २२; ६, ३;
 ७, १८; ८, ९; ऐआ. ५, ३, २; ३;
 शां. ९, ५; २८, ४; शांआ. १२,
 ८; श. १, ४, २, १९; ४, ४, ७; १२;
 २, ३, ४, २४; ५, ३, १८; ६, २, ५;

३, ५, १, ३४; ७, १, १०; ५, १, २,
 १६; ६, ६, ४, १२; ७, १, १, २१,
 ३०; ४, १, ३५; ९, १, २, १४; २;
 ३, ४६; ३, १, ९; १५; १६; ११, ५,
 ५, २; ४; १२, ३, २, ७; १४, ३, १,
 ७; ३२; ९, ३, १४; का. १, ५, २,
 १७; ६, २, ३; तै. २, ३, २, २; ३, २,
 ९, ६; ३, ७, ४; तैआ. २, ११, १;
 १२, १; १५, १; तां. ५, ७, ८; ६, ४,
 १४; ७, ९, ७; ष. १, ४; २, ४;
 छ, ५; सा. १, ३, २; जै. १८; गो.
 १, १, १५; २, २, १०; ४, ५; —नम्
 ऐ. २, ३८; ८, १२; १३; १७; १८,
 २८; श. १, ३, ४, १५; २, ५, २;
 ६; ३, ३, ३, १३; छ, ३, २, २; ९,
 ३, ४, १४; १३, ५, २, १६; का. १,
 ५, १, ४; तां. ८, ५, ९; ८, २२; जै.
 ४; जैउ. ३, ४, २, ५; सा. ३, ५, १;
 गो. १, २, १८; —नस्य ऐ. ७, १५;
 —ना शां. ७, ६; तै. ३, ३, ३, १;
 —नाः शां. ७, ६; २८, ३; श. ११,
 ६, १, ५; जैउ. १, ४, १, १; २;
 —नाम् श. ११, ६, १, ५; १०;
 जै. ४८; ७०; ८६; —नानाम् तां.
 १३, १२, ५; ष. १, ७; —नाभ्याम्
 श. छ, ३, ४, २२; —नाय ऐआ. ५,
 ३, ३; शांआ. छ, १५; श. १, ७,
 ४, ६; १०, ५, ५, २; जैउ. ३,
 ४, ३, ४; —नैः श. ११, ६, १,
 ५, १०.

रआस(√आस् ?) —सात् ऐ. छ,
 ३०; ऐआ. ५, २, २; शां. २२, १;
 गो. १, ३, १९.

आ-संस्था-—यै जैउ. ३, ४, २, ६.

आसक-—आसक्ति-—आ-सङ्ग-आ-
 √सज् द्र.

आ-सङ्गात्——म् तै. २, १, १, ३;
 जैउ. १, ३, २, ४.

आ/सज् √सम्ज्, आसजति श. २,

† 'आसन्-' इति मुपा.स्वरधिन्यः । ‡ सामीप्यार्थे रूपान्तरादर्शनादव्ययत्वेन कैश्चित् प्रकल्पितम् ।

§ ←सम्-गो शब्दादिति OR. ।

६, २, १७; आसजन्ति तै. १, ६, १०, ५; आसजाम जै. १६^३; आसेजुः श. ३, ६, १, २७; छ, २, ४, १९; आसजन् जै. १६; आस-जेयुः श. १, ५, ३, २१; छ, १, १, ६. आसिसंक्षन्ति श. १, ६, १, १५^३; आसिसंक्षन् श. १, ६, १, १२^३.
 आ-सक्त- -क्तः श. ६, ७, १, १९; २१; -क्तःइह्व श. छ, १, ३, ९; -क्ताः श. ६, ७, १, १७.
 आ-सक्ति- -क्ति श. ९, ५, १, १६^३; १७^३.
 आसक्ति-पान- -म् का. १, ३, १, ९.
 आसक्ति-शुक्ल- -म् तां. ६, ६, १०.
 आ-सङ्ग- -ङ्गः श. ५, २, ३, ५; आ. १, १९; -ङ्गम् जैआ. १, १९; -ङ्गात् श. १, १, २, ३; ३, १, ५, ४, ४, ८; ६, १, ११; ३, ३, ३, १६; ४, २; ५, ३, १५; ६, १, २, ७; ९, ४, ६; छ, १, १, ६; २, ४, १९; ६, ६, १; का. २, १, २, ५; ४, ४; २, ४, ५.
 आ-सञ्जन- -नम् श. ६, ७, १, १७; १९; २१; -नाथ ऐ. ५, ११.
 आ/सद् (→सीद्), आसीदति श. ६, ४, ३, ६; आसीदन्ति सं. १, ३, १२; आ...सीदसि जै. २०; आससाद् ऐ. ७, १७; आ...सीदतु तैआ. ६, ८, १; आसी-दताम् तैआ. ६, ५, १; आसी-दताम् तै. ३, ६, २, २; आ...सदन्तु श. १, ३, ४, १२; तै. ३, ६, २, १; ३, ४; आसीदन्तु श. १, ३, ४, १२; तै. २, ७, १२, ५; आसीद श. १, ३, ४, १४^३; ३, ३, ४, १^३; २९^३; छ, ४, २, १७; ५, ४, ४, ४^३; ८, २, १, ४^३; ९, २, ३, ३५^३; तै. १, ७, १०, २^३; २, ५, ८, ८; ३, ७, ७, १०; आ...सीद तै. २, ४, ६, २; आसीदतम्

ऐ. १, २९; तैआ. ६, ५, १; आसी-दाम शां. २७, १; आसीदत् श. ३, ३, ४, ४^३; आ...सदेम तै. ३, ६, १, ३; आसदत् ऐ. १, ३०; श. ६, ४, ३, ६; ४, १७^३; आसदः श. ६, ८, २, ६; आ...असादीत् तैआ. छ, ५, २.
 आसादयति ऐ. १, २८; श. १, २, ५, २०; ३, १, २०; ३, ३; २, ५, २, १८^३; ३, ६^३; ११^३; ६, १, १४; १७; ३, ३, ४, १; २९; ६, ३, १४; १८; ५, २, १, २५; ४, ४, ४, ५, १, १^३; १४, १, ३, ८; १२^३; ३, १, २२; का. १, ५, १, १५; २, ५; १०^३; ६, १, ९; ११; १२; २, २, २, २०^३; तै. २, २, ८, १; ३, २, ९, १४; आसादयति श. १४, १, ३, १२; का. १, ५, १, १४; आसादयन्ति शां. १८, ८; श. २, ६, १, १२; आसादय श. १, २, ५, २०; २१; २, ६, १, १२; का. २, २, ३, १९; तै. २, ४, १, ११; आसादयेत् श. १, २, ५, २०; का. २, २, ३, २०; आसादयेत् श. १, ३, १, २१^३.
 आ-सत्स्यत्- -न् ऐ. १, ३०.
 आ-सदम् ऐ. १, ३०.
 आ-सदे ऐ. १, २९; तै. ३, २, २, ३.
 आ-सद्य श. १, ८, ३, २५; ६, ८, २, ६; तां. ६, ७, २१.
 आ-सद्य- -द्यः ऐ. १, २८; छ, २०; तां. छ, ६, २२; -द्यम् श. ६, ७, १, १२; १४, ३, २, २७; २८; तै. २, ६, १०, ६; सा. २, १, ७; -द्यम्इह्व जै. १३०; -द्ये ऐ. १, ३०; शां. ८, १; -द्येषु ऐ. ७, २.
 आ-साद- -दः तां. १६, ३, ७.
 आ-सादयत्- -न् तै. ३, १०, १, ३.
 आ-साद्य शांआ. ३, १; श. २, ५, १, १९^३; २, १९; ६, १, १७; ३, ४, १,

१९; ६, ३, १७^३; ९, ३, १; ५, ४, ५, १५^३; का. १, ४, ३, १६; ५, १, १५; ६, १, १२.
 आ-सा(द्य→)द्या- -द्याः तै. ३, २, ९, १५.
 आसन-आस्य द्र.
 आसन-√आस् द्र.
 आसन्दी(आ/सद् ?) -न्दी ऐ. ८, ५; ८; ऐआ. १, २, ४; शांआ. ३, ३; श. ६, ७, १, १२; २७; ७, २, १, १६; १२, ८, ३, ६; ९, १, ३; १३, ८, ४, १०; तै. २, ६, ४, ३; -न्दीम् ऐ. ८, ५; ६^३; १२^३; १७^३; ऐआ. १, २, ४; ५, १, ४; शांआ. ३, ५; श. ५, २, १, २२; ४, ४, १; १२, ८, ३, ८; १४, १, ३, ८; ३, १, २१; तां. ५, ५, १; ६, ७; जै. १७६^३; -न्या श. ६, ७, १, १२; -न्याः श. ५, ५, ३, ७; -न्याम् ऐ. ८, १२; १३; १७; १८; श. ५, ४, ५, १५; १२, ६, १, १५; ८, ३, ४; गो. २, २, १०^३; -न्यै श. १४, १, ३, ८.
 आसन्दी-वत्- -ति ऐ. ८, २१; श. १३, ५, ४, २.
 आसन्दी-सद्- -त् श. १२, ८, ३, ४.
 आसन्थ- आस्य द्र.
 ?आस-पुरा जै. २०४.
 आसमात्य(←असमति)- -त्यम् जै. २०४; -त्यस्य जै. छ, ६, ३, ७.
 आसव-आसवित्- आ/सु, रसु द्र.
 ?आसस्तुः गो. १, १, ३३^३.
 आ-सहस्र-कृत्वस्(ः) तैआ. छ, २८, १.
 आसाद-, -दयत्-, -द्य, आ/सद् द्र.
 आ-साय(√सो) जै. १६८.
 आ/सिच्(→सिच्), आसिञ्चति श. २, ५, ३, ६; ५, ५, ४, २८; आसि-ञ्चात् जै. १, ६, ३, १; आसिञ्चतु श. १४, ९, ४, २०; सं. १, ४, ६;

†=ऋ. ९, ७१, ६; 'आ-सद्' इति क्विबन्तं प्राति. आह सा. । कमुलन्तमित्यर्वाञ्चः । ‡ अपपाठ इति स्पष्टम् ।
 'आशशंसुः' इतीवापेक्ष्यते ।

आसिद्धत ऐ. १, २२; आ...
सिद्धत शां. ८, ७; आसिद्धत जैउ.
१, ६, ३, १; आसिद्धत श. ३,
५, ३, ३; ४, २, ४, १८; आसिद्ध्यात्
जैउ. १, १, ३, ८.
आ-सिक्त, का- -का जै. २१२; -के
श. १२, १, ३, २३; गो. १, ४, १३.
आसिक्त-व(त्→)ती- -त्यौ शां.
८, ७.
आ-सिच्य श. २, १, ४, ५; ५, ३, २,
६; का. १, १, ४, ४; ५, २, ५.
आसित(←असित)- -तम् तां. १४,
११, १८; १९; १५, ५, २७; जै.
२०९^१; आ. जैआ. १, १०७;
१९७; -तस्य तां. १५, ५, २७;
-ते आ. जैआ. १, ९३.
आ/सु, आसुनोति श. १२, ७, ३, ६;
आसोत तां. १२, ५, ३; आसुषुः
तै. ३, ७, ९, २; आ...असुषुः तै.
३, ७, ९, २.
आ-सव- -वः तै. १, ५, ३, १.
आ-सुत- -तः श. १२, ७, ३, १२; तै.
२, ६, १, ३; जै. १२८; -तस्य श.
१२, ८, २, १३; -तात् श. १२, ७,
३, १२.
आ-सुति- -तिम् तै. २, ५, ५, ५.
आसुक- -के आ. १, २८३.
आसुर(←असुर)- -रः शां. २४, ३;
४; श. ५, ३, २, २; ४, १, ९; १२,
७, ३, १; तै. ३, २, ९, २, ४; तां.
४, ५, २; ६, १३; ६, ६, ८; १२, ६, ८;
१४, ११, १४; २३, १६, २; गो. २,
३, १९; -रम् तै. १, ७, १, ६; गो.
२, ६, १४; -रस्य श. १२, ७, ३,
३; जै. १४०; -रात् श. १२, ८,
१, ३; तै. २, ६, ३, १; १३, १; -रे
श. ५, ५, ४, २५; तै. १, ४, २, १.
आसुरी ऐ. २, २२; श. ६, ४, ४,
६; -र्यैः श. १३, ८, १, ५; २, १.
आसुरायण(←आसुरि)- -णः श.

१४, ५, ५, २१; ७, ३, २७; ९, ४, ३३;
-णात् श. १४, ५, ५, २१^१; ७, ३,
२७^१; ९, ४, ३३.
आसुरि- -रिः श. १, ६, ३, २६;
२, १, ४, २७; ३, १, ९; ४, १, २; ६,
१, २५; ३३; ३, १७; ४, ५, ८, १४;
१४, १, १, ३३; ५, ५, २१; ७, ३, २७;
९, ४, ३३; का. १, ३, १, ४; ४, २, १;
६, ३, १०; -रेः श. १४, ५, ५,
२१; ७, ३, २७; ९, ४, ३३.
आसुरि-आसिन्- -नः श. १४,
९, ४, ३३.
आ/रस, आसुवात् श. १३, ४, २,
९; आसुवस्वं तां. २१, १०, १५;
१९; आसुव श. २, २, ३, २२;
का. १, २, ३, १८; तै. २, ४, ६, ३;
तैआ. २, ५, १; १०, १०, २;
४९, १.
आ-सवितु- -ता श. १३, ४, २, ९;
-त्रे श. १३, ४, २, ९; तै. ३, ८,
१२, २.
आ/स, आससुः जै. ६१; ८७.
आ-सृत- -तेषु श. ५, १, ५, १०.
आ/सृज आसृजति श. २, ६, २, १७;
आसृज श. ४, ३, ५, १८; आसृशि
श. ३, ९, १, २.
आसेचन- आ/सिन् द्र.
आ/स्क, आस्कौति श. १, २, १, ५^१;
८; का. २, १, ४, ३; ६.
आस्क- -क्राः† तै. २, ८, ६, ३.
आस्तरण-आ/स्तृ द्र.
आ-स्ताव(√स्तृ)- -वः श. २, २, ४,
११; का. १, २, ४, ९; जै. १८४;
-वम् श. १३, ५, १, १६; जै.
१५१^१; -वे जै. १८४.
आ-स्तुत- -म् तां. ४, ३, ११; १२.
आ/स्तुम्, आस्तोभति ऐआ. ५, २, २.
आ/स्तृ(→स्तृ), आस्तृणाति ऐ. ८, ६;
श. ३, ३, ४, १; २९, ५; ६, ३, १८;
५, २, १, २४^१; २५, ४, ४, ३; १२,

८, ३, ८; ९; तै. १, ७, १०, २.
आ-स्तरण- -म् ऐ. ८, ५; १२; १७;
तैआ. १, १२, ५; जै. ११७.
आ-स्तृ(त→)ता श. ७, ४, २, ५^१.
आ/स्था(→तिष्ठ), आतिष्ठति श. ५,
१, ५, १५; ४, ३, ७; तां. ७, ७, १४;
आतस्थौ श. ४, ३, ५, १२; आ...
तस्थौ तै. २, ७, ८, १; आतस्थतुः तै.
२, ४, ५, ७; आ...तस्थुः श. ६,
३, १, १७; आतिष्ठस्व ऐ. ८, १०;
आतिष्ठ ऐ. ५, १३; श. ४, ५, ३,
९; तै. १, ७, ७, १; २^१; २, ७, ८, १;
१६, १; ३; आ...तिष्ठ शां. २०,
४; २६, १६; तै. २, ७, १३, १;
तैआ. १, ११, ७; आतिष्ठत श. ४,
४, १, १; आतिष्ठेत् गो. १, २, ७;
आतिष्ठेताम् तां. ७, ६, ११;
आस्थात् श. १, ४, ५, ३; तै. २,
८, ६, १; आ...अस्थुः तै. २, ८,
७, १.
आस्थापयति ऐ. ३, ६; गो. २, ३,
२; आस्थापयन्ति श. ३, ८, २, ८,
१०; ११.
आ-तिष्ठत्- -न्तम तै. २, ७, ८, १;
१६, २.
आ-स्थान- -ता मं. १, ७, १६.
आ-स्थान- -नम् शां. १०, २; श.
५, ५, ५, १४; तै. २, ४, ४, १;
-नात् श. ६, ३, ३, १३; ४, ३,
२^१; ११, ५, ५, ८; ९^१; तै. ३, ७,
१३, १.
आ-स्थाय श. ११, ६, २, ४; ५; तैआ.
१, ३, १, १; जैउ. ३, २, ३, ५; ४, ८.
आ-स्थित- -तम् श. ३, ८, २, ९;
तै. ३, ७, १३, ३.
आस्पात्र-आस्य द्र.
आ/सृष्ट, आसृष्टोति श. ३, ३, ४,
३; ४.
आ-सृष्ट- -तम् श. ३, ३, ४, ४;
-ताः श. ३, ३, ४, ३.

† √क्रन्दते: √क्रमेर्वा सा. | √करोति: PW. प्रथमः तु. =क्र. १, १८६, २. १

आ-स्पृष्ट(√स्पृश्)- -ष्टः जैउ. २, ५, २, ६; -ष्टम् श. ९, ३, ४, १५.^२
 आस्माक(→अस्माक)- -कः श. ३, ३, २, ७; -कासः तैआ. ६, ११, १.
 आस्य(←आस्य, आस्यन्), आस्यन् श. ३, ६, ३, २०; ४, २, ४, २४; ७, १, ३, ११^३; तै. ३, १, १, १; गो. २, १, ३, ३^३; ७; आस्यन् ए. २, १२; श. ५, १, ५, १९; तै. ३, ६, ७, १; आसया शां. २६, १०; आस्यम् शां. १०, ३; १४, २^३; तै. २, ४, २, २; ३; ७, १२, ६; ष. ४, ७; सं. २, ६, १८; जै. ११२; १४६; गो. २, १, २; ३; आस्ये ए. २, १२; श. ५, ४, १, १; १२, ७, ३, २०^३; १४, ४, १, ९; का. १, ६, २, ५; तै. १, ४, २, १; २, ४, ५, ६; ६, १४, २; सा. २, ७, १३; जै. ११२; जैउ. २, ३, २, ७^३; ४, २, ८^३; आस्येन शां. ६, १४; श. ११, १, ६, ७; गो. २, १, २; आस्येषु श. ५, १, १, १; ११, १, ८, १.
 आसन्य- -म् श. १४, ४, १, ८.
 आस्यात्र(√स्व)- -म् श. १, ४, २, १३; तै. ३, ५, ३, १.
 आस्य-द्व- -न्ने सा. १, ४, २१; ३, २, ९.
 आस्य-सम्मित- -म् ऐआ. ५, १, ३.
 आ/स्यु, आस्यवति श. १४, ६, ११, ४.
 आ-स्वदि(√स्वद)त- -म् श. १, ४, १, १५.
 आ/हन्, आहन्ति श. ५, १, ५, ७; ८; १३, २, ९, ६^३; ७; तै. ३, ९, ७, ४; आहन्ति ऐआ. ५, १, ५; श. ५, १, ५, १७; जै. १६५; आहत सं. २, २, ११.
 आ-घात- -ताय तै. १, ३, ४, ५.
 आ-ज्ञान- -नः तां. ९, ८, ९.
 आ-हत- -तम् श. ३, ७, १, १२; तै.

३, ९, ७, ३; -ताः श. ५, १, ५, ७; -तात् श. १४, ६, ९, ३१.
 आ-हवस्य, स्या(←आ-हवस्)- -स्याः ऐ. ६, ३६; शां. ३०, ७; गो. २, ६, १५; -स्यात् ऐ. ६, ३६; गो. २, ६, १५^३; -स्याम् गो. २, ६, १६^३.
 आहवस्य-वादि-त(र→)रा- -राः श. ९, ३, १, २४.
 आहलम् तै. ३, ९, ७, ३.
 आहलम् श. १३, २, ९, ६.
 आहर्तु- -तोः आ/हृ द्र.
 आहवन- -नीय- आ/हृ द्र.
 आहस्पत्य(←अहस्पति)- -म् सं. १, ५, १४.
 आहार- आ/हृ द्र.
 आहाव- आ/हृ द्र.
 आ/हिंस, आहिंसन्त तां. २१, १२, २.
 आ-हित-आ/धा द्र.
 आहिनीकी(√)- -भिः गो. २, ५, १४^३.
 आहीनस(←अहीनस्)- -म् जै. १००.
 आ/हु, आजुहोति तां. १५, ५, ९^३.
 आजुहोमि तै. १, १, १, ५; आ... जुहोमि श. ६, ३, ३, १९; २०; आजुहाव गो. १, १, ३१; आजुहुत श. १, ४, १, ३९; आजुहोत श. १, ४, १, ३९; ३, १०; ४, २, १, २७; तै. २, ८, ४, २; ७, ६; सा. १, ४, ५; आ... जुहोतन तै. १, २, १, १०.
 आजुहोत श. ३, ७, १, ३१.
 आ-जुहान- -नः श. ९, २, ३, ३५^३.
 आ-हवन- -नः शां. २, १.
 आ-हवनीय- -यः ऐ. ५, २४^३; २६^३; ८, २४; शां. २, १; १७, ७; १८, ६; शांआ. १०, ८; श. १, ३, ३, १२; ७, ३, २२; २, २, २, १८; ३, २, २; ४, १, ११; ३, १०; ६, १, ३८; ३, ५, ३, ३; ६, १, २८; २, २१; ८, १, ७; ४, २, ५, १; ६, ८, ५; १५; १९; २०; ६, ३, १, ३०^३; ५, २, १;

४, १४; ७, १, १, ३५; २, १३; १९; २३; २, १, १५; ३, १, १; १०; १२; ८, ६, ३, १४^३; ९, २, ३, १४; ३, ४, १२; ११, ३, २, १, ५, ३, ८; ९, ८, २, १; १२, ४, १, ३; ३, २, ५, २, १०; ९, ३, १०; का. १, २, २, १३; ३, २, १०; ४, २, ६; तै. १, १, ५, ३; ६; ४, ४, १; ३; ७, २^३; ६, ३, ६; ५, ३; ३, ७, २; तैआ. १०, ६३, १; ६४, १; तां. १२, १०, १६; २५, १०, ४; ष. १, ५; ४, १; गो. १, २, ५; ३, १०; १३; २, २, १२; ४, ६; ५, ४; -यम् ऐ. ५, २४; २६; ७, ५; १२; १७; २३^३; २४^३; शां. ३, ९; १०, १; १७, ९; श. १, १, १, १; २१; २, २३; ५, १, २५; ९, २, २; ४; ३, २२; २, १, ४, ८; २, १, १; ३, १, ८; २, ४; ३, १३; ४, २४; ३, २; ३, ५; ४, १, ३; ६, १, ३; ७; ३, ३; ३, २, २, १, १; ६, ३, ५; १३; ८, १, १५; ४, २, १, १५; ६, ८, ३; ५; ८; १३; १५; ५, ४, ३, १; २४; ५, ४, २८, ६, ५; २, १; ७, १२; १४; १९; २०^३; २३^३; ९, २, ३, १४; २६; १०, २, ३, ३; ४, ३, २१; ५, ३, ४; ११, ५, ३, ७; ११; १२^३; ६, ३, ६-१०; १२, ४, ४, १; ६; ७; ९, २, ८; ३, १, ३; १४, १, ३, ८; का. १, १, ४, ७; २, १, १, ३; ११^३; ३, १, २; १, ०; ४, १, २, ३; २५^३; २६; २, २^३; ३; ४; ६^३; ७; ८; ६, १, २५; २, १, १, १; २; १४; तै. १, १, ४, ३^३; ४; ५; ७; ५, २; ३; ६, ८, १; ५; ४, ४, १; ३; ७^३; १०; ६, ९, ८; २, १, ६, ४^३; ३, ४, २; ९, २३, २; तां. ४, ९, १; ५, ४, १; ष. १, ५; ४, १; जै. १३९; गो. १, ३, ११; १२; १३^३; २, ५, ५; -यस्य ऐ. ७, ५; शां. १८, ६; श. ७, ३, २, ६; तै. २, ७, ६, २; ३, ९, ९; तां. १९, १३,

† 'आस्यन्नि-' इति मुपा० चिन्त्यः । तु. अ. १९, ६०, १. । ‡ अयम्-आस्य→अयमास्य→'अयास्य-' इति व्युत्पादयन्नाह । § ननस्पत्यादिवदुभयपदस्वरो वा ज्ञेयः तु. तै. । ¶ संदिग्धोऽयं पाठः । तु. ऐ. ६, ८; 'अहीनाभिः' इति पाठः ।

९; गो. १,२,२२; ४,६; -यात्
 ऐ. ७,७; १२; वा. ३,३,४,२२; छ.
 ५,२,१६; ८,६,३,१३; ११, ८,२,
 १; १२,४,१,४; ५,२,९,९,३,५;
 ६; १३; १४,२,२,१; तै. १,४,३,
 ६; ३, २, ४, १; ३, ९, ११; जै.
 १५६; -याय वा. १०, २, ३, १;
 -ये ऐ. ५,३२; ३,४; ७,२; ५; ६;
 ७; ८; ९; २१; ८, ९; २४; शां. २,
 १; २; ३; छ. १,४; ६, १२; ९, ६;
 वा. १,१,२,२३; ३,१,२०; २,३,१,
 ८; ३,५,३,३; ६,३, २१; छ. २,१,
 २१; ४,१८; ४,५,२३; ५,२, १६;
 ७,६; ७,१,२, १२; १३; २१; ३,
 १,२; ३; ८-११; १२; ९,३,४,१२;
 १०,४,३,१३; २०; २१; ११,५,८,
 ६; १२,४,२,९; ३,६; ४,६; ७,५,
 १,१२; ६,१,२; ९,२, १०; ३, ५;
 ६; १०; १३; १३, १,३, ७; ४,३,५;
 १४, ३, १,२; २८; का. २, १,२,
 १६; तै. १,१,८,२; १०,५; ४,४,
 ६; ६,३,७; ५,४; ९,८; २,२,२,१;
 २; ३; ४,५; ३,८,८,३; ११,९,८;
 तां. १२,१०, १५; १६; जै. १२७;
 गो. १,३,३; २,२,१२; -येन ऐ.
 ५,३१; वा. ७,३,१,७; १४,२, २,
 ४८; -यौ वा. १२,९, ३, १३;
 आहवनीय-भाज- कृ शां. ३,९;
 -जः शां. १६, ६.
 आहवनीया- (-यडा-) गार्-
 -रथ्य वा. १,५,४,८; -रे वा. १,
 १,१,११; का. २,१,१,९.
 आ-हुत,ता- -व्त वा. १,४,१,३८;
 ३,१०; तै. २,४,३,३; ३,५,२,३;
 -तः वा. ९,५,१,३१; १२,४,४,५;
 तै. २,४,१,९; ३,५,६,१; तैआ. ६,
 ४,२; तां. १५,२,३; ९,९; सा. १,
 ८,६; २,६,३; ३, २,१; जै. २०६;
 -तम् ऐ. १,२२; ३, ११; तै. १,
 २,१,१२; २,७,१२,६; सं. २, ४,

४; -ताः तै. १,४,२,२.
 आ-हुति- -तयः ऐ. १,२; २, १४;
 १८; ५,२८; शां. ७,४; १२,४;
 शांआ. छ. ५; वा. १, ५, ३, ७; ६,
 ३,२९; २, २, २, ६; ३, १, ५; ४,
 २४; ३, २, २, २०; ८, २, २१; छ. ३,
 ४, ४; ४, २, ४; १६; ६, ६, ३, १७;
 ९, १, १, ५; २, ३, ४, ६; ४, १, ५;
 १३; २, २, ८; ५, १, ६, १; ६, ८; १०,
 १, ४, १, १; ४, १, १, ९; ५, ४, १-५;
 ८; १०; १२; १७; ६, २, २, ५; ८;
 ११, १, ६, २, ६; ३, ५; २, १, ५;
 ६; ५, २; ६, १०; ११; ४, ३, १, ८; ५,
 ६, ४; १२, ८, २, ३, ६; ३, ३०; १४,
 २, २, ३, ९; ३, २, १, ६; १८; का. १,
 २, २, ५; तै. २, १, ३, ७; ६, ५, ८;
 ३, १, १, ९, १; तैआ. २, ९, १; १०,
 १९, १; जैउ. छ. ८, १, ५; ६; ष. १,
 १; जै. १०३; १९०; २००; -तिः
 ऐ. १, १, ६; ५, २, ६; शांआ. १०,
 ८; वा. १, ६, २, ४; ८, ३, १२; २३;
 २, ३, ४, ५; ३, १, ४, १; २, १, २, ३;
 ३, १, ३; ५, १, २, २; २, ९; ९, ३, २, ६;
 ६, ३, १, २; १, ७; २, १; ४, ३, ६, ३,
 १; ४, ५; ७, ५, २, २३; ८, ६, १,
 २०; ९, २, ३, ४, ७; ५, १, ४, ४; ५, ७;
 १०, ५, ४, १, ७; ११, १, ७, ३; ८, ५;
 २, २, ६; ५, २; ३, २, १; १२, ९, १,
 ११; १३, ३, ४, ३; ५; ५, ४; १४,
 १, २, ५; १२; का. १, २, १, ४; ५;
 ३, १, १, ४; ४, १, ४; १८; तै. १, ४,
 १, २; ६, ४, ५; ९, ३; २, १, ४, १; २;
 ३; ७, १; ९, २; ३, २, ६, ४; ७,
 २, ४; ११, १; ९, ११, ३; ४; तैआ.
 १०, ६, ४, १; तां. १६, ६, १, ४; ष.
 छ. १; जै. १३३; गो. १, ३, ११;
 १२; -तिभिः ऐ. २, १३; वा. १,
 ६, ३, ३, १; २, २, २, ६; छ. ३, ४, ४;
 ६, १, २, २२; ९, २, २, १; ४;
 ३, ३, ६; ४, १, ८; ५, १, ६, ६; १०,

६, २, ८; ११, १, ६, २, ६; २, १, ६;
 १२, १, ३, २, ३; ८, ३, ३, ०; १४, १,
 १, ४; का. १, २, २, ५; तै. २, ६, ५,
 ८; तैआ. २, १०, १; १, ५, १; ष. १,
 १; जै. ७; गो. २, १, ६; -तिभ्यः
 ऐ. १, २२; २, १, ४; वा. छ. २, १,
 २०; ९, २, ३, ४, ९; ११, १, ६, ३, ०;
 १२, ५, १, १-३; २, २; का. १, ३,
 ४, १२; ५, १, २, २; -तिम् ऐ. १,
 ३०; ५, २, २; ७, ६; ७; ८; ९;
 १२; २, १; २, ३; २, ४; ५; शां. २, ८;
 ७, ६; ९, ३; ५; ६; १२, १; १८, ५;
 २६, ३; ५; वा. १, ५, ३, २, ५; ८, ३,
 १, २; २, ३; २, ४, ५; ३, ६, ३, ८;
 ८, ३, २, ९; ९, ४, ४; छ. ३, ५, ७; ५,
 १, १, १, ६; ६, १, २, २, २; ३, १, १;
 ६; ७; ९; ३, १, ५; ६, ३, १; ४, ४;
 १, २; ९, ४, २, २, ७; ५, १, ४, ४; ११,
 १, ७, ३; ८, ६; २, २, ६; ५, २; ४, ३,
 ८-१, ७; ५, ३, ८-१, १; ६, १, १, २;
 २, ६-१, ०; ७, २, ६; १२, ४, १, १, ०;
 ५, २, १, ५; ८, १, १, ८; १३, ३, ४, १;
 ३-५; ५, २-४; ६, ५; ८, ४, ८;
 १४, १, २, ५; का. १, १, ४, ५; २,
 १, १; २; ४, ३; ३, १, २; १०; २०;
 तै. १, ६, १, २; २, १, २, १, २; ३, ८;
 ९, ४, १; ४; ७, १, १; ८, ७, १०;
 ३, ६, १०, ४; ७, ३, २-५; ९, १, १, ३;
 ४; १, २, ३; १, ५, २; ३; तैआ. ५,
 १, १, ५; तां. ६, ७, ८; १६, ६, १, ४;
 २, ४, १, ८, ८; जैउ. १, १, १, २, ३; ५;
 ३, २, ५, ७; ष. १, ६; ५, २; गो.
 १, ३, १, १, १, २; २, २, ४; -ती ऐ.
 ७, २, १; २, २; ८, ७; शां. २, ८; ९;
 १८, ५; २, ७, ४; शांआ. छ. ५; वा.
 १, ४, ४, १; २, ३, ३, ९; ४, २, १, १;
 ३, ८, १, १, ६; ३, ३, ३; छ. ६, ९, २;
 ५, २, २, १, ८; ३, ३, १, ५; ४, ४, २, ४;
 ६, ३, ३, १, ६; १, ७; २, २; ११, २, ५,
 २; ६, २, ६; १३, २, १, ६; का. १,

† = 'यादृशति' मुपा. ।

३,१,१०; १५; ३,१०; तै. १,१,६,
 ९; २,१,३,८; ९,४,५; ६, १४, ३;
 ३,७,२,५; ष. २,९; सा. २, ६,
 १४; जै. ११६; -ती: ऐ. ५, ३४;
 शां. ५, ९; ७, ४; १८, ६; श. १, ५,
 ३, ६; ७, ३, २१; ३, ९, ४, ४; ५, २,
 ४, ८; ३, ४, २३; ६, १, २, २२; ६,
 २, ४; ६; ७, ५, २, ११; ९, २, १, १०;
 २, १, २; ४; ६; ७; ३, ४, १; ४, ५; ४, ६;
 ४, २, १, ४; २, ४; २, ६; ११, १, २, २;
 ४, २, १, ४; १, ६; १२, ६, १, १; १३,
 १, ३, ४; ६; ७; ६, २; २, १, ६; ८, २;
 ३, ४, १; ५, १; ६, २, ९; १३; १४,
 ६, १, १०; तै. १, ३, १०, ३; ४, ५,
 ९, ५; ६; ७, १०, ६; २, ४, २, २; ३,
 ८, ६, ५; ८, ३; १२, २; १६, १; ९, ६,
 १; ११, १; १५, १; ११, ९, ९; १२,
 ३, ३; तैआ. १, ३, १, ४; ५, ८, ११;
 ९, १; जैउ. १, ११, २, ६; गो. २,
 २, १७; -तीनाम् ऐ. १, २; शां.
 १३, ६; १४, २; १५, १; ३; ५;
 १६, १; ७; ९; ११; १८, ५; ६;
 २८, ३; ७; १०; २९, २; ८; ३०,
 १; १०; ११; श. ४, २, ५, १; ६,
 ६, १, २, २; ९, १, २, ३, ९; ४, २, २, ७;
 ११, २, १, ६; ५, ३, ६; का. १, ३,
 २, १०; तै. २, १, ३, ८; ८, ८, ११;
 तैआ. २, १५, १; गो. २, १, ४;
 २, १२; -तीभि: तै. २, १, २, ५;
 -तीभ्य: तै. ३, ३, २, ३; -ते: शां.
 ८, ७; श. ४, १, १, २, ७; १०, ५, ४,
 १७; १४, ९, १, १२-१७; का. १,
 ३, १, १; -त्रा ऐ. ५, २८; श.
 ३, ४, १, २, ५; ४, ३, ४, ११;
 ४, ५, १३; ६, ३, १, ६; ७, ९,
 २, ३, ३०; १०, ४, ३, २३; ११,
 १, ८, ५; १३, ३, ५, ४; का. १,
 ४, १, १८; तै. १, ६, १, २; ४, ५, ७,
 ५, १; २, २, ३, ४, ५; ३, ९, १, ५, ३;
 -स्या: तै. १, ८, ६, २; -स्याम् ऐ.
 १, ३०; श. ६, २, ३, २२; ९, २, ३,

३, ७; १२, ४, १, ९; २, १; ३, १; १३,
 ४, १, ९; १०; १४, ९, १, ३; तै. ३,
 ७, २, ४; -त्यै श. ४, १, ३, ६; १०;
 २, ५, १, ४; ६, ३, १, १०; तै. १, ६,
 १०, २; ७, ६, १; २, १, २, ४.
 आहुति-कृत- -म् श. ६, ४, १; २.
 आहुति-पथ- -यात् तै. ३, २,
 १०, ३; -थेन तै. ३, २, १०, ३.
 आहुति-भाग- -गा: ऐ. २, १८.
 आहुति-मुख- -य: श. ११, २,
 ६, १३; १२, ५, २, १३; -यम् श.
 ४, ३, ४, ५.
 आहुति-व(त्)ती- -रय: श.
 ११, २, १, ६.
 आहुति-संस्थ- -स्थे शां. २७, ४.
 आहुति-सहस्र- -म् सा. ३, १,
 ११; २, १; ११; ६, १०; १२.
 आहुती-वृथ- -धम् शां. ९, ६.
 आहुवध्यै, आहुत-, -ति, -य, आ/ह्ने द्र.
 आ/ह(→)ह्, आहरति ऐआ. ५, ३,
 २; श. १, १, ४, ६; ३, ९, ३, १२; २, २;
 ४, ७; ४, ३, १, २०; ४, २, १, ६; ५,
 ५, ४, २, ६; ६, ३, ३, १; ४, २, १०;
 ७, १, १, ३, ६; ३, १, १, ४; १, ७; १, ९;
 २०; २, २; ९, ४, २, २; १४, ३, १,
 ३०; का. २, २, १, १; तै. १, ८, ७, १;
 १०, ३; ३, २, १, ३; आहरति श.
 ११, ३, ३, १, ४; तै. ३, २, २, ३; तां.
 १८, ८, १; जै. १२०; आ...हरति
 श. ५, २, ४, १०; आहरन्ति ऐ.
 २, १२; शां. ३, ७; श. ३, ३, ४,
 २२; ५, २, १, २२; ४, ४, १; ९,
 २, ३, ४८; १२, ४, ३, ७; ५, १, १३;
 १३, ५, २, १०; तै. २, ३, ९, ६; ३,
 ८, २, ३, २; आहरन्ति श. १, ३, ३,
 १८; ८, १, १; २, ३, २, २; ६; ८, ५,
 ३, ८; ९, २, ३, ४८; ४, ९; ५, १;
 १०, ४, १, ४; ११, ८, २, १; जै.
 ६०; १२३; आ...हरन्ति श. ६,
 ७, ३, ७; जैउ. ४, ११, ३, १०;
 आजह् ऐ. ७, २, ७; श. १, ६, ३, ६;

५, ५, ४, ७; आजभार ऐ. १, २, १;
 २, ९; ऐआ. ३, १, ६; आजह्व:
 जै. १३०; आ...जभिरै तै. २,
 ६, १३, १; आजह्व: श. १, १, ४, १;
 ८, १, १; ३, ९, ३, २१; का. २, १,
 ३, ८; आहरिष्यन्ति ऐ. ७, २९;
 आहरिष्यामि श. १०, १, १, ४;
 आहरिष्यामि श. १, ५, १, २६; तां.
 १८, १, ३; आहरिष्याम: श. ३,
 ९, ३, २०; आहरिष्याम: श. ९,
 ५, १, १९; आहरातै श. ११, ३,
 ३, १; आहरताम् ऐ. ४, ९; आहर
 ऐ. ३, २६; श. १, ३, २, १५; ३,
 २, २, २, ६; ३, २, ३; ६, २, ८; ८, १,
 ४; १४, ६, २, १३; तै. १, ४, ६, ५;
 २, २, १०, ३; तैआ. ४, ३, ७, १; ६,
 ९, १; जै. १५२; आहरत ऐ. ३,
 २, ५; ८, २, ४; तां. ८, ४, १; जै. ९;
 १५१; आहराणि श. ७, ३, १, २२;
 ष. ३, १; जै. १४८; आहरामहै
 जै. १४९; आहराम जै. १०२;
 आहरत् ऐ. ३, १३; २, ५; ४, २०;
 २, ३; २, ७; ५, ३, २; ६, १, ४; शां. ४,
 ८; ५, ३; १२, ८; श. १, ८, २, १०;
 ३, ४, १, १२; ६, २, ८; ९, ४, १०.
 १२, ७, १, १; ३, १; १३, ४, १, १, ५;
 ४, १, ३; ६, १, १; तै. १, १, ३, १०;
 ४, ७, ५; २, ७, १, २; १०, १; ३, २,
 १, १; १२, ९, ३; तां. ४, १, ४; ६,
 १, १; ८, ८, ६; ७; ८; १८, १,
 ३; २, १, ०, ५; सं. १, ५, ७; जै.
 १०२; ११८; १२९; १३०; १३३;
 १४१; १४५; १५४; १५८; गो. १,
 १, १३; २, ५, ६; आहरताम् जै.
 १३०; १३२; १४७; आहरन्त ऐ.
 ५, ३२; तै. १, ३, २, १; जै. १४३;
 १४९; आहरन् शां. २, ५, १०; तै.
 १, ५, १०, ३; ३; तैआ. २, ९, १;
 तां. ६, ९, २२; जै. १०२; ११८;
 १४६; गो. १, ३, १, ७; ४, १, ५;
 आभर: ऐआ. ५, २, ४; आहरत्

ऐ. ७,९;३३; श. ३,५,२,१८^३;
७,३,१,२२;१२,३,३,१; १३, ५,
२,१०;६,२,२०; का. १, ३,१,४;
तै. ३, २,१, २^३; आहरेत् श. १,
३,१,११; २, ३,१, ९;१७; ३,३,
४,३१; तै. ३,२,१,३; ष. ७, २;
सा. ३,२,६; आहरेयुः ऐ. ७, ५;
३३; श. १,३,३,१८;२, ३,२,६-
८;१२,४,२,८^३; आहरेम श. ३,
९,३,१९; आहर्षीत् तै. २, ५,२,
१; गो. २, २,४; आहाः तै. २,५,
२,१; आहर्षम् श. ६, ७, २,७;
मं. १,६, ३२; आ...अहर्षम् तै.
२,४,२,८; जै. १०२.

आह्रियते शां. १६,९; तां. ६, ३,
२; १६, १, १; जै. ६०.

आहारयति गो. १, १, ३९;
आ...हारयन्ते तै. २,३,१०,३;
आहारयाञ्जकार श. १४, ९,१,७;
आहारयेत् ऐ. ७, १२; आहार-
येत् ऐ. ७,१२; ष. ५,२.

आजिहीर्षय श. १२,७,३,१.

आ-हरण- -म् तैआ. १,२,४.

आ-हरत्- -न् तै.३,७,४,९;जै.४८;
-न्तः श. ६,६,३,८;८,६,३,१८.

आ-हरन्ती- -न्ती जै.१०२^३; मं.
१,६,२७; -न्त्याः श. ३, ३, ४,
१०; -न्त्यै श. १,७,१,१; ३, २,
४,२;४,५,१०,३.

आ-हरिष्यत्- -न् शां. २६, ७; श.
२,३,१,१७; का. १,३,१,१०^३;२,
२,४,७;८; -न्तः श.६,३,१,२८.

आ-हर्तव्यं श. १३,८,३,१०.

आ-हर्तु- -तरि श. १,३,३,१०.

आ-हर्तोः ऐ. ७,२.

आ-हार- -म् तैआ. १०,११,२.

आ-हार्यं श. १४,९,१,७.

आ-हार्य- -र्यम् तै. २, १, २, १२;
३,८,२३; -र्याणाम् जै. १६८;

-र्याणि जै. १६८^३.

आ-हृत- -तः श. २,३,२,७; ३, ९,
३,२९^३; ३०^३; ६, ६,४,१०; १३;
१४;१५; -तम् ऐ. ७,३४; श.
१२, ५,१, १३; -ते श. १२, ५,
१,३; -तेषु ष. २, ५; ६;७; -तैः
ऐ. ७,२; तां. ६,८,११.

आ-हृत्य ऐ. ३,११;७,२;५; श. २,
३,१,१; ३,४, ३, १३; ९,२,१३;
१४;४,२,५, १५; ६,६, ४, ९,८,
३,१,११;६,३, ३^३;६;७^३; १३;७;
२,१५; १२,४,४,१; ५,१,१३;७;
१,१४;१३, ८,४, १२;१४, १,१,
२३^३;२४; का. १,३,१,१०; तैआ.
७,११,१; तां. ६,७,१४; ९,५,२;
सा. २,६,१४;३,५, १; ६,१२; ष.
४,१; जै. १०२;१९०.

आ-ह्रियमाण- -णम् श. ११,५,३,
२;५.

आहो श. १४,६,२,१२;७,३,३; तैआ.
८,६,१.

आहो-स्वित् ऐ. ५,३४.

आह्वार(←अह्वार)- -रः तां२५,१६,३.

आह्व(←अह्व)- -ह्वाय श.६,६,४,३.

आह्वे(←अह्वी)यु- -यः तैआ२,१२,१.

आ/ह्वे(→ह्व), आह्वयते ऐ. २,३३;३,
१२^३; ४,२१; ५,२५; शां.१२,४,
१४,३^३; १८;४; शांआ. २,१७;
श. ४, ३, २, २; ष. ३, ७; गो.
२,३,१०^३; आह्वयति ऐ. ६, ३^३;
शां. ५,७; श. ३, ३,४, १७; ४,
६,९,२५; ११,२,२,६; १४,२,१,
७^३; का. १,५,२,१७; तै. १,६,७,
४; २,५,५,७; तैआ. ५,७, १,२^३;
तां.११,२,२; आह्वयति श.११,२,
२,६; ष. १,१^३;२^३; आह्वयन्ति ऐ.
६,३; श. ४,६,९, २५; तै. ३, ९,
२१,१;जै.२०३;आह्वयामहे श.११,
४,१,२; ६, २,५; आह्वयामहे ऐ.

३,११; आह्वयामहे श. २, ६, १,
३९; आ...ह्वयामहे श. ३,१,३,
२४; आ...ह्वे तै. २,५, ४, ३;
आह्वय ऐ. ६, ३; गो. २, २, ९;
आह्वयत् जै. ५३; आह्वयित ऐ.
४,७; आह्वयेत् ऐ.२,३३; श. ४,
६,९,२५;तां.२१,३,५;६; आह्वेम
ऐ.४,२०; श. ४, ६,४,५; तै. २,
४,१,४; आह्वत श. ३, २,१,२१;
आह्वसीत् गो. १,३,४.
आह्वयन्ते शां. ३०,११.

आ...अजोह्वुः गो. २,५,१२.

आ-जोह्ववान- -नाः ऐ. ४,२०.

आ-हाव- -वः ऐ. २, ३३; ३,२३;
४,२१; जैउ. १,१७,२,८; गो. २,
३,२०; -वस्य ऐ. ५,२५; शांआ.
२,१; -वाः ऐआ. ५,१,५; -वात्
ऐ. २,३८^३; -वेन ऐ. ४,२१.

आहाव-प्रतिगर-वर्ज- -म् गो.
२,२,६.

आ-ह्वध्वै श. २,३,४,१२; का. १,
४,१,१०.

आ-हृत- -ताः तां. १०,३,१३.

आ-हृति- -तयः ऐ. १,२.

आ-ह्वय ऐ. २,३९; ४,२१; ५, २७;
७,३; ऐआ. ५,१, ५; शां. २५,
७; ष. १,२; गो. २,५,३.

आ-ह्वयमान- -नाय शां.८,१.

आ-ह्वयितव्यं श. २,५,३,१८.

इ

√इङ्, षुति ऐ. १,५;७;८^३;१०;२२;
३०; २,७;११;१४;१८; २१;३०;
३२;४०; ३, ८;१४; १८;३४;३५;
३८;३९^३;४,३^३;७;१०; २३^३;२४;
२६;२९^३;३०^३; ६,८^३;२८; ३२^३;
७,१२;१९; ३१; ८,९^३; ११;२५;
२६; ऐआ. १,३, २; २, १,८;३,
८; ३, १, १; २; ५^३; ६^३; २,१.

† √१इण् गतौ (अदा०); √कटी गतौ. (भ्वा०) इत्यत्र √इ √ई इति घातुद्वयप्रक्षेपः (कौमु०); √इङ् गतौ (दिवा०) अद्र. । अत्र तु √एतेः √अयतेश्च (=√१इ) रूपाणि निर्दिष्टानि ।

२; शां. २, ७; १०; ८; २; १२, ८;
 १३, ९; १९, ३; २७, १; ३०, ६;
 शा. १, ८, १, ३०; २, २, १, १८; ४,
 २; ३, ३, ८; १०; ६, ४, ९; ३, १, २,
 १२; ५, १, २, ७; २८; ४, १, २, २६;
 ३, ४, १६; ५, ८, ४; ७, १, ३, ६;
 १४; ३, १, ७; २, ४; ४, ५, १७;
 ३४; ६, १, २, १२; ३, १, १४; ४, ४,
 १३; ५, १, ११; ७, ३, १०; ७, २, १,
 ९; ८, २, ३, ५; १४; ९, ५, १, १०;
 १०, १, १, ४; ३, २, २, ५; ११, १, ५,
 ६; २, ४, १०; ५, ७, १०; १२, ३,
 ३, ११-१४; १३, १, ४, २; ३;
 १४; ६, १०, ३; ८, ४, १; ९, १, १८;
 १९; का. १, १, ३, २; ६, ४, ९; तै.
 १, १, १०, ६; ६, १, ११; २, ४, ६, ४;
 ३, ९, ४, ४; १०, ४, २; तैआ. ३,
 ११, ८; एति शा. १, ३, १, ९; ४,
 १६; ९, २, ३; ४; ३, १; २, १,
 ३, ४; ४, ९; १८; २, २, १४; १७;
 ३, ३, १०; ४, २, ६; ३, १, ३, २८;
 २, २, २०; ३, १८; ५, २, ८; ६, ३, १०;
 ९, ३, २, २; ४, ३, ४, ६; १६; ७, २, २,
 २०; ३, १, ११; ६, ४, ४, १२; १३;
 १५; ७, ४, २; १२; ८, १, २; ७, ३,
 २, ९; ४, २, १८; ५, २, ३०; ८, २, १,
 ९; ९, १, १, ३; २, ७, ३, ३, ३-५;
 ५, १, १०; १०, १, १, ४; २, ६, १९;
 ३, ३, ८; ४, ३, १; २, ६, १, ४-९;
 ११; ५, ८; ११, २, ४, १०; ४, ३,
 २०; ५, २, ८; ७, ३, २; ८, ३, ६; १२,
 ३, ४, ११; ५, १, ११; ७, ३, १६;
 १३, १, ४, ३; २, २, १६; ६, २; १४,
 १, ३, १९; ५, १, ११; १२; ६, ३, २;
 ७, २, ८; १२; का. १, १, ३, ३; ४,
 ९; १८; २०; २२; २, १, ११; २, १२;
 ४, २; ३, ३, ६; तै. १, ४, ५; ६;
 ९, ७; २, ४, १; ३, ६, १; ७, ४; ५; ४,
 १, ३; १०, १०; ५, २, १; ६, २; ६;
 ६, १, ११; ७, ७, ५; ८, ८, ४; २, २,
 ३, ६; ४, ७; ८, ८; ३, ९, २; ७, ११, ३;

३, १, १, ३; ९; २, १; ३, ७, ८; ७,
 ११, १; ८, १६, १; २०, ५; ९, ४,
 ४; २, २, ३; १०, ९, ९; १०; १५;
 ११, ५; ११, ७, ३; १०, ४; १२, ५,
 ३; १०; ९, १; तैआ. १, ११, २;
 २६; ५; २, ७, ४; २, १३, १; १८, १;
 ३, ११, ८; १३, १; ७, ७, १२; ९, ११;
 १२, १; २; ३; तां २, २, २; १५,
 ३; ३, ६, ३; ४, ३, १३; ४, ११; ७,
 १, १०; ७, १, ९; १०; ५, १८; ९, २, २;
 ८, १, ११; ९, १०; ९, ४, ४; १६,
 १६, १०; १८, १०, १; ४; २०, १६,
 ५; २२, १२, ३; जै. ३५; ९२; ९५;
 ९७; १०६; ११६; ११७; १५२;
 १६८; जैड. १, १, ३, १; ३, २; ४,
 २, ५; ९, ३, १; १०, २, ६; १२, २,
 ४; ३, ७; २, १, १, २०; ४, १, २२; ३,
 १, १, ८; ४, २, ४; ६, ५, ७; ४, ६,
 ३, ५; ८, ३, ११; ५, ५; सा. १, १,
 १८; ४, १३; १५; आ. १; ४, २,
 ४; ३, ८; गो. १, १, ३२; २, २,
 ७; १०; १९; ३, ६; एतिऽइव ऐ.
 ६, २२; इतः ऐ. १, २९; यन्ति
 ऐ. ४, १५; १६; १७; २२; ५, २;
 ४; ९; १०; १५; १६; २४; ३०;
 ६, ७, १५; १७; १९-२१; ३२;
 ७, १; शां. ७, ६; ८, २; १२, १; ३;
 १३, ५; २०, ३; २१, ५; २९, ४, ५;
 ६; ७; शा. १, १, १, १०; ३, १, ९;
 ६, १, ३; ३, ९, ३; १७; ४, ५, ५,
 ४, ५, ४, ३, १३; ६, ५, ४, ८; ७, ५,
 २, ४१; ५०; ९, २, ३, २७; ४७; ४,
 ३, ९; १०, ५, ४, १६; ११, ५, ७,
 १०; ६, ३, ८; १२, १, १, ७; ३, २, २;
 १४, ६, ९, ६; का. २, १, १, १२; २,
 ४, ६; तै. १, ८, ८, १; ३, ३, ६, ३;
 ७, ७, १४; १२, ५; तैआ. ६, १०, १;
 ७, ४, ३; यन्ति शा. १, १, ४, १४;
 १६; २, ५, २, ४, ६; ६, २, १७; ३, ८,
 २, १८; ५, ८, ९, ३, १७; ४, ३, १,
 ९; ४, १६; ४, ५, ९; ५, ५, ५; ६; ६, ८,

१; ५, २, ३, २; ४, १५; ३, ४, २१;
 ६, ३, ३, २; ७, २, १, ८; ४, १, ६;
 ९, ५, १, ३; ४; १२, १, १, ११; २, २,
 ५; ४, १, ४; ९, २, १; १३, २, ८, १;
 ८, ४, ७; १४, ३, १, १३; ६, ९, ६;
 का. १, १, २, १; २, ३, १८; १९; ५,
 १, ३, ८; २, १, ३, १७; १८; तै. १,
 २, ३, ४; ३, ६, ५; ४, ५, १; २; ३;
 ४; ६, ७; ६, १, २; १०, ५; ७, १, ८; ९;
 ८, ८, २; २, २, ९, ३; ८, २, ४; ३,
 १२, ९, ८; तैआ. ७, १०, ६; ६,
 ५, ३; ८, २, १; ३, १; तां. २, १५, ४;
 ३, ६, ४; ४, २, २१; ३, ३; ५; ४,
 ११; ६, ८; १७; ७, १; ७, ५, १२;
 ६, १५; ९, १४; ९, ८, ११; ११, ५,
 २०; १२, ९, २, ४; १५, ११, १०;
 १६, ३, ४; ५, ११; १२; २५; २७;
 १७, १, १६; ४, २; १८, ८, ९; २०,
 ११, ६; ७; २५, ८, ५; जै. ५५; ९७;
 १०६; १०७; १५६; १६४; १६८;
 १७०; १९२; जैड. १, १, २, ७; मं.
 २, ६, ३, ४; गो. १, ४, ८; १०;
 ५, २५; २, २, ८; ५, ११; ६, २;
 १२; एषि शा. १३, २, ७, १२;
 तैआ. ६, १, २; अयामि ऐ. ५, ४;
 तै. २, ४, ७, ६; एषि ऐ. ७, २, ३;
 २, ४; इमि तैआ. १, १२, २;
 अयामः शा. ३, ९, ३, २०; इमः
 जै. १९०; इयाय शां. २९, १;
 शा. २, १, २, १४; का. १, १, २, ९;
 तै. ३, १०, ११, ५; जै. ५३; ९२;
 १५२; जैड. ४, ६, ३, ५; इषुः ऐ.
 ५, ९; ऐआ. २, १, १; शां. २८,
 १; ३०, ६; शा. ११, ५, ७, १०; तै.
 १, ६, १, १; इषुः शा. १, २, ५, ३;
 ७, ३, २१; ४, १२; २, ५, १, ४; ३, ६,
 १, ८; ९, ३, २१; ४, ३, १, ९; ७,
 ५, १, ९; तैआ. ३, १८, १; जै.
 १५६; एष्यति ऐ. २, ३; ११; शा.
 १०, ५, ५, ९; मं. २, ५, ७; तां. २०,
 १४, २; जै. १४९; १६८; एष्यन्ति

तै. १,१,४,६; एष्यसि शा. १, ४; ३,२१;६,१,१८; एष्यथ तां. १२, ११,१०; सा. १,१,१५;१७; जैउ. ४,८, ५, २; एष्यामि ऐ. ८, ११; एष्यामः ऐ. ४,१७;६, ३४; शां. ३०,६; शा. १,२, ५,३; ६, २,३; तैआ. २,१,१; तां. १२,११,११; जै. १६८; गो. १,४, २३; एतु ऐ. २,६; शा. ३,६,३, १२; ४, ३,४, १३; तै. २,५,५,१; ३, १, १,४; ७,११,१; ४,८, ५,४; तां. १,१, २; सं. १,१,१०;६, ३३; २,६, ७;८; यन्तु ऐआ. १, ५, ३; शां. २०,४; तै. २,७,१६,४; यन्तु तै. २,६,८,२; सं. २, ५, १०; इहि शा. ४,२,५,११;७,२,१,९; १०, २,६, ६; ११,५, १, ७,९; तैआ. १,१२, २; ६,१, २; तां.१२,९,३; जै.१५१; इत तैआ. १,१२,५,२; ३,१; तां. ७, २,१; जै. १६८; अ्यानि शां. ४,२,३; शा. ७, ४, २,१६; ९,५,१,१४;१५; १३, ४, २,१३, तै. ३, ११, ८, ४; तैआ. ४,४२,५; जैउ. ४, १,८; अ्याम ऐ. २,२५; अ. ९, ३, ३, ४; जै. १५; ऐव ऐ. २,६; १३; ४, २०; ५,१४;७,३१; शां. ८, २; शा. ४, ३,२,१०; तै. १,१,८, ३; २,२,४, ६; तां. १२,११, ११; २०,१४,२; जै. १४९; १९२; ऐताम् ऐ. ३, २८; तां. २०,११,३; जै. १७४; आयन् ऐ. १,१६;२५;२,१;१३; ३६; ३,३६; ४२; ४५; ५,१;६, ३२; शां. १८, १; शा. ६, ३,१, ९,१०;७,५,२,४५;५०;१५;६०, ६१; ८,६,३,१८; ९, २, १,१५; ३,१०; तै. २,४,३, ११; ५,६,४; ३,६,११,१; भायन् शा. ७, ५,२, ३६;४४; ९,२,३,१०;३, ३,२-५;५,१, ३६; १०,४,४,२; ११,२,

७,२६; तै.१,१,५,४;२,८;३,६,१; ५,६,१;२; २,१,६,२; २,३,६;७, ३;११,५;७, १४, १; ८,५,५; ३, १२,३,१; तैआ. १,२३,८; २, १, १;७,१;९,१; ५,७,१२;१०, ६३, १; तां. २,६,२;१२,२;१५,२; ३, २,३;५,२;७,२,१;७,१७; ८, ३, ५;४,१;९;५,७; १२,३, २३;११, ११;१६,१२,१;७;१७,१,१;१८, २,८;२०,१५,१;२१,२,१;८,२;जै. १८;३२;४७;५४;९६;११५;१३९; १४७; सा. १,१,१५;१७; ४,१२; १४; गो. १, २,१५; २,३,१७;६, २; ऐताम् ऐ. १, २९; ऐम तां. १०,१२,१; इयात् ऐ. १, ८; ३, १८;३८; ५,३०;६, २६;७, ११; २६; शां. २०,४;२२,४;५; २३, ६;७;८;२६,१६; शा. १, ८,३, १६;९,२,२;३;४; ३, १, १,२;७, २,८; ४,५,२,५;८,११; ६,३,३; ६,३,१,१४;७,४,२; ११,१,१,२; १२,५,१,११; इयात् शा. १, २, ५,१७;३,१,१७;३,३,१, १५; ४, ६,३,१; ६,२,१,१३; १२,४,१, ५;१४,४,१,११;९, ४,१३-१७; का. २,२,३,१६;४,१४; तैआ. ५, ३,१; तां. ९,४,१६;२५,१३,२; जै. ४७;९६;१६८; व. ३,८; गो. २,३,३; इयाताम् शा. ४, ३,१,९; तै. १,७,९,६; इयुः तां. ४, ४,७; इयाम् तां. १२, ११, १०; १७, १२,१; गो.† १,३, १७; इयाव शा. ७,४, २,१६; इयाम तै.२,२, ३,५; सा. १,१,१५;१७; जैउ.२, १,१,२;४,१,२; ४, ८,३,३;४,७. ईयते तां. १२,१,७. इत,ता- -तम् ऐ. २,३१; जै. १४४; गो.‡ १,४, १९; २१; -ताः जै. १४७; -तात् शा. ६,२, १,१३; -तासु शा. ७,५,२,४४.

इत-वत्- -वत् शां. ९, ६; -वन्तौ शां. ९,५. इता(-तऽअ-)सु- -म् तैआ. ६, १,३. इति- -तिः जै. ६; -तिम् जै. ६; -तौ जै. ६. इ(त्य→)त्या- -त्या शांआ. ५, ५; शा. ७,२,१,९; -त्याः शांआ. ३, ७;५,६; -त्याम् शांआ.४,१५;५, ७;८; शा. ७,२,१,९. इत्या ऐ. ३,४४; शांआ. ३, ४; शा. २,५,२,४८;६,२,१९; ५, २, ४, १९; ६,१,२,१२; ७,३,९; ७, १, २,१. इयानु,ना- -नः तैआ. १, ६, ३; -नाः शा. ५,४,२,५. ईयिवस्-, एतवै, एतुम्, एतृ-, एष्यत्-, एतोः यत्-, अद्र. इक्ष्वाकु- -कवः जै. १८०; १९०; -कुभिः जै. २०४; -कृणाम् जै. २०४;१८०; -कून् जै. १८०. √इङ्, इङ्गयन्ति शा. ४, १,३,१७;तै. २,८, ८,६; जैउ. १,१, ७, ३,४; १३,१,१; इङ्गयिष्यन्ति शां.९,४. √इष्, इष् द. इष्या(√यञ्)- -यै ऐआ. ५,३,२. इष्या-स(ष्ट→)ष्टा- -म् तां. २१, १,१. इष्ट(√इट्)- -न् शां. ७,४. इष्ट-सून- -ने शा. १३,२,२,१९. √इड्, इड्, इड्(ड्)यति ऐ. ५, २५; शां. २७, ५; शा. ३, ९, २, ५; इड्यन्ति शा. ३,९,२,५. इड्,ळ्- -ळः,ङः ऐ. २,४; शां. ३, ४; शा. १,५,३,८; ११;४,३;६, १,८; तै. ३,५,५,१९; -ङ्गा तै. २, ६,११,३. इडस्पृति- -तिः तै. २,८,५,४. इडस्पृद्- -दे तै. २,६, ७,१;११, १;१७,१; ३,६,२,१;६,१०,१.

† 'थायी' इति कालिमुपा ? । ‡ वृ० एतत्स्थलीयं 'स्वित्' इति । § 'इड्ः' इति मुपा. स्वरः ? ।

†इड(ळ)-ढः श.१,३,४,२;३;४^१;
तै. ३,६,२,११.

इड(ळ)व-वाः ऐ. ५,३.

इड(ळ)व-व तां. १४,९,१६.

इडा(ळा)-ढया श. १, ७, ४, १९;
८, १, ११; ४, ३; ७, २, ३, ८; तै. २,
८, ७, ५; ३, ६, १३, १; -डा ऐ. २,
९; १०; ३०^१; ७, १, ८, २६^१; शां.
३, ७^१; ५, ७, ९, २; १३, ६^१; १६, १;
२८, ३; २९, २; ३०, १; शांआ.
७, १^१; श. १, ८, १, ११; १२; १६;
१८; २०; २४^१; ३८; ३९; २, ३, ४,
३४; ३, ३, १, ४; ७, १, १, २७; ९,
५, १, २१; ११, १, ६, २८; ३३, २,
१, ५; ६, ८; १०; ७, २०^१; ४, १, ११;
५, ३, ५; १४, २, १, ७; ९, ४, २७;
का. १, ४, १, २४; ६, १, २२; तै.
१, ६, ६, ६; २, ४, ६, ४; ६, ७, ४, ८;
४; १०, ४; ११, ७; १२, ४; १४, ४;
१८, ३; ३, ३, ८, २; ४; ५, ८, २^१;
१३, २^१; ६, ३, ४; १३, १; तां. ७,
१, ११; ३, १५; १०, १२, ५; ६; १४,
११, ३९; १७, ३, १५; ५, ३०;
जै. २०; २८^१; ४६; ५५; ७२; ८०;
ष. २, २^१; ३, ७; गो. १, ३, १०; २,
१, २५; -डाः तां. १४, ५, ३१;
१६, ५, २६; -डानाम् तां. १०,
११, १; १७, ३, १४; १६, ११, ७;
जैआ. १, ११९; आ. १, ११९; २,
२२, ६; -डामिः तै. २, ६, ७, २;
१२, २; १७, २; १८, १; ८, ६, ७; तां.
१०, ११, १; १२, ४; १२, १०, २५;
१५, ५, १६; जै १६८^१; -डाम् ऐ. २,
९; १०; ३०; ३, ४०^१; ७, ३३; ऐआ.
५, २, २; शां. ३, ७^१; ९, ७, ७; १३,
७^१; श. १, ७, ४, ९; ८, १, १३; २,
५, २, ४०; ३, १०; १६; ५, २, १९;
२१; ४, ४, २५; ७, १, १, २७; का.
१, ५, १, ३६^१; २, ९; १४; ६, १, २२^१;

तै. २, ४, ५, ६; ३, ३, ८, २; ५; ७,
४, १६; तां. ६, ९, २३; १२, ५, २५;
१३, ६, १५; जै. २०; ४६; ७२; ८०;
सा. १, ६, ६; गो. २, १, २५;
-डायः ऐ. १, २८^१; शां. ३, ७;
९, २; -डायाम् शां. ३, ८; ७, २;
२८, ४; श. १, ८, १, २९; ९, १,
१७; ५, २, २, १९; २१; ४, ४, २५;
११, २, ६, ८; तै. ३, ३, ८, ५; तां.
१३, १२, १२; गो. १, ३, ११; १२;
-डायं तै. ३, ३, ८, २^१; ४; तैआ.
३, ११, १२; ४, ४२, १; -डे तां.
१३, ४, ४; -डे श. २, ३, ४, ३४;
४, १, १, २६; ५, ८, १०; १४, २,
१, ७; का. १, ४, १, २४; तै. ३,
७, ५, ७; तैआ. ४, ८, १; ५, ७, १;
इडा(ळा)-दध-धः ऐ. ३, ४०^१.
-धस्यशां. ४, ५; -धेन शां. ४, ५.
इडा-निधन-नम् तां. १३, ४, १०;
-नानि दै. १, २.
इडा(ळा)न्त,न्ता-न्तः श. ९, ५,
१, २१; ११, २, ७, २५; तै. १, ६, ६,
६; ष. ३, ७; -न्तम् ऐ. १, १७^१; ३,
४५^१; शां. ८, २; श. १, ९, २, १४;
३, ४, १, २६; -न्ता शां. ८, २;
-न्ताः तां. १४, ५, ३१; ११, ३९;
१५, ५, ३७; -न्ते तै. १, ५, ९, ३;
-न्तेन ऐ. १, १७.
इडा(ळा)न्द(म्)व(दा)-न्दम् ऐआ.
५, ३, ३; तां. ५, ३, १, २; मं. १, ८,
५; आ. २, १९, १; जैआ. २, ६.
इडा-प्राशिञ्ज-म् श. २, ६, १, ३३.
इडा(ळा)-भाज्-जः शां. १३, ६;
२८, ४.
इडा-वत्-व तां. ६, ९, २३.
इडा(ळा)-विध-धाः ऐ. ३, ४०.
इडा-विभक्ति-क्तिः तां. १०, ११,
१; -क्तिभिः जै. १६८; -क्तीः
जै. १६८; -क्तेः तां. १०, ११, १.

इडा(ळा)यास्पद्-म् श. ३, ३, १, ४;
मं. २, २, १४.
इण्ड्व-ण्ड्वाम्भ्याम् श. ६, ७, १,
२५; २६; २, ३; -ण्ड्वे श. ६, ७,
१, २५-२७; ७, २, १, १५; १६.
इत् ऐ. १, ९; १०^१; २१; ३, १२; १५;
४, २९; ३१; ५, १^१; ४^१; ६^१; शां.
२, ४; १३, ७; १४, ३; ५^१; १६, १; ६;
१७, ७; २६, १६; ३०, ३; शांआ.
१, १^१; २, १; ९; १४, २; श. ४, १, १,
१७; २, ४; १७; १९; ४, ७; २, ४, २३;
३, १, ८; ५, १०; ४, ६, ४; ७, ४,
१, २४; ५, २, २९; का. १, १, ४, १;
२, ३, ६; ३, ४, १२; ४, १, २७^१; ५, १,
१७; ६, १, ९; १५^१; २९; २, १, १, ६;
१४; ३, १०; तै. १, १, ३, ८; २, ५,
१, ३; ५, ४, ४^१; ८, ४, ३; ७; ५, २; ८,
११; ९, ६; ९; ३, १, १, ८^१; ७, ६, ७;
१०, ९, १४; तैआ. १, ११, १; १२,
२; १३, ३; २७, ६; २, ४, १^१; ११, १;
४, २, १; १०, २; ११, ८; ५, ८, ७; ९,
१; जै. १८; ३४; ११३; १३६;
१४२; १४३; १५६^१; १६४; १६८;
१८०; मं. २, १, ८; १२; सा. १,
४, १४; ३, ४, ८; गो. २, ५, १५.
इत्-√१३ द्र.
इ-तर,रत्,रा(इदम्+तरत्)-रः ऐ. १,
१६^१; ऐआ. २, ५, १; ५, १, ४^१;
शांआ. ४, १५; श. १, ६, ३, ३३^१;
८, ३, १७; १९; २०; ५, ४, ९; १०;
११; १३; ६, १, ८; १०; १३, ८,
३, ४; १४, १, १, १०; ४, २, ७, ८^१; ९^१;
५, ४, १५^१; का. १, ३, २, ७^१; तै.
३, ७, १, ७; ७, १४, ५; तैआ. २,
१८, १; ३, १५, २; ६, ७, ३; तां. ५,
१, ४; ७; ष. २, ९; मं. १, १, १५;
जै. ११५; १२४; १५२; १८०^१;
२०५; जैउ. १, १८, ४, १२; गो.
१, ३, ८^१; -रत् ऐ. ६, १५; शां.

† 'ड' इत्यस्य स्थाने 'ळ,ळ' इत्यपि शाखाभेदेन पाठान्तरम् । रूपेषु गौरवात्तत्र प्रदर्शितम् । सर्वत्रैवं बोध्यम् ।
‡ (तु० = य. २, ३) भा. उ. एतयोर्हलन्तप्राप्ति. चिन्त्यम् ।

१२,८; शा. ४,५,८, १४; १३,८, २,९; तै. ३, १०, ११,४; प. ३, ९; १०; ११; जै. १४९; -रम् ऐआ. ५, १, ४; शां. १८, १२; शांआ. ८, ७; शा. १,३, ४, १०; ६, ३, २, ७; ३, ३; ८, ३, १८; ३, ४, ३, ६; ६, ३, १, ३; ५, १, १०; ६, ९, ११; ७, २, ४, २३; १४, ५, ४, १५; का. १, २, २, १०; -रयोः ऐ. ६, २; शां. १६, ११; २९, ४; ७; शा. ४, २, ५, १९; २२; ६, ७, २; जै. १३९; -रस्मात् शा. १, ४, ३, १; -रस्मिन् शा. ४, ३, ५, ३; ७, २, ४, १०; १४, २, २, ४०; -रस्य शां. १८, १२; शा. २, ६, १, ३३; ३, ४, ३, ६; का. १, ६, १, २२; जै. १२८; २०३; -रस्यऽ-रस्य शां. २६, ९; -रस्याः शा. १४, ९, ४, १८; -रस्याम् शा. १, ४, ५, ७; १४, २, २, ४०; -रा शा. १०, ४, ३, २२; १४, ४, २, ८; ९; -रा ऐ. ३, ४९; ६, १४; शा. १, ३, १, ९; ४, १५; ७, ३, २, १; ३, १, ४, २२; ६, ४, १, ६; ७, २, ४, २९; ८, ३, २, ११; १०, ४, ३, २०; ११, १, ५, ११; १३, ४, १, ९; ५, २, १०; ३, १, २; का. १, २, ३, १९; तै. ३, ११, १०, २; जै. १६; -राणि ऐ. २, १३; ४, १२; ६, २४; ऐआ. १, २, २; २, ६, १; शा. १, २, १, १२; ७, ३, ८; १४, ४, १, ३३; का. १, १, ४, १४; २, १, ४, १०; तैआ. ७, ११, २; ३; -रात् जै. १, १, ३, ७; -रान् ऐआ. २, ३, १; शां. २८, १; शा. २, ६, २, १०; ३, ९, १, २२-२५; ४, २, ४, १३; ७, २, ४, २९; ५, २, १४; १३, २, ७, १५; का. १, ६, २, ५; तै. २, ३, ९, ७; ८; ९; जै. ४७; -राभिः शा. १, ७, ३, २१; -राभ्यः शां. ११, ४; शा. १, ७, ३, २१; ११, १,

६, ३०; -राम् ऐ. २, १६; ३, २२; शा. १३, ८, २, ४; -रासाम् ऐ. ३, १; शां. ११, ७; -रासु शा. १, १, ३, ५; ८, ३, २, ९; -रै ऐ. ३, २६; २८; ६, ३; १०; १२; ऐआ. २, ३, १; ५, १, ६; शां. २५, १५; २७, ३; २८, १; ४; ३०, ७; शांआ. १२, ४; शा. १, ४, २, १; ५, ४, ६-११; ८, १, २७; ४, ५, १, १३; ६, ७, १४-१७; १२, १, १, ७; ३, २, २; ३, ५, २; १३, २, २, १५; १९; ५, २, ९; १४, ७, २, १५; तै. १, ३, १०, १०; तैआ. १, ७, ४; तां. ४, ५, १९; ५, ५, १२; जै. १०२; २०३; जै. १, ६, २, ८; २, १, १, ३; ६; ९; १२; १५; १८; व. २, ९; -रेण शां. २८, १; शा. ७, ५, २, ४३; १३, ८, १, ५; का. २, १, ४, २०; तैआ. २, १८, १; तां. ५, १, ७; जै. ११६; जै. ३, ३, ३, ५; -रेभ्यः शा. ४, ६, ८, ११; १३; १५; १६; जै. ३, ४, ३, ५; -रेषाम् ऐ. ५, ३४; ऐआ. २, ३, २; शा. ३, ९, १, २६; ४, ५, २, ६; ६, ८, ५; ५, १, ३, १४; १३, २, २, १५; १६; १९; तै. ३, ८, २०, ४; जै. ११९; १३९; जै. ३, ४, २, ६; -रेषु शा. ४, १, २, ३; १३, २, २, ११; १३; ५, १, १५; ६, २, ६; तै. ३, ९, १, २; -रैः शा. ३, ९, १, २७; जै. ३, ४, ३, ४; -रौ शां. ६, ११; १३, ५; ३०, ९; शा. १, ८, ३, २२; ४, ६, ७, १४-१७; ५, ५, ४, २६; ६, ३, १, १४; १४, १, २, १७; १९-२१; २५; ३, १, १९; १०, ४, २, २४; जै. १४९.

इतर-त्सु(ः) शा. ३, ५, ३, २१; २२.

इतर-था ऐ. ३, १९; शा. १, १, ४, २; ६, ३, ४१; ७, २, २६; ३, २, १, ३; ३, ४, ४, ७; ५, ४, ७; २, ६; ४, ३, १, १३; ७, २, २, ६; ११, १, ४, २; का. २, १, ३, ८.

इतरथा-भाव- -वे सा. २, ५, ४. इतरा(-रऽअ)र्ध- -र्धे जै. २०५.

इतरार्ध- -र्धम् शां. २८, १.

इ-तुस्(ः) ऐ. १, ११; २, १७; ३, ५०; ४, ५; १८; ५, ५; ७, २२; ऐआ. २, १, २; ५, १; शां. ८, ३; शा. १, ६, ४, १४; ९, ४; ९; १०; ११; २, १, १, १; ४, २, १९; ५, १, २; ११; २, ५; ७; ९; ४१; का. १, ४, १, २०; ३, ९; १६; ५, १, ४; ५; ७; तै. १, १, ३, १०; ९, ८; २, २, ५; २, ४, १; ३, १०, ५; ४, ४, ८; ६, ९, ४; ३, २, १, १; तैआ. १, १, १; ३; ८, १; १२, १, ४; २१, १, २; २२, १२; २३, ४; २५, २; २८, १; ४, ३, १; ३९, १; ५, १०, ६; १२, ३; ६, ९, २; तां. ४, ३, ५; ३, ८; ४, १०; ६, १७; ७, १०; २१, १, ९; सा. १, ७, ११; मं. १, २-४; जै. ४; १०; ३८; ४४; ८६; १०३; १३०; जै. १, १४, ४, ४; ३, ३, १, ७; इतःऽइतः तै. १, २, ६, ४; ३, २, ९; इतःऽइत् ऐ. २, ९.

इत-ऊर्ध्व-च्छन्दोम-विध- -म् जै. १५३.

इतः-प्रदान- -ना शा. ३, ८, २, २२; -ना ऐआ. २, १, ८; -नात् जै. ३८, १०३; २००.

इतः-संभृत- -ताः ऐआ. २, १, ८.

इतासु- ✓ १इ द्र.

इति ऐ. १, १-३; ४; ऐआ. १, १, १; २; शां. १, १; २; ३; ४; शांआ. १, १; २; ३; ४; शा. १, १, १, १; २; ३; ४; ६; ७; ९; शा. ११, ६, १, ३-६; का. १, १, १, ३; ५; ७; ९; १०; तै. १, १, ३, २; ६; ७; ४, १; २; ४; तैआ. १, ८, २; १२, ४; ५; जै. १, १, ४, १; २; ३; आ. १; १, २, ५; ५६४; २, ४, ६; २०, ७; २३, ९, १९; २०; सं. १; २; ३; ५; तां. ४, १, २; ७; २, ७; ६, ९, ४-८; १०; ११;

† 'का-ति' इत्यत्र 'का' इति पदच्छेदो ज्ञेयः ।

१५; १८; १९; जै. १; ३-६; ८; ९; ११; १२; १४; दै. १, २; १४; ष. १, १; गो. १, १, १२; १३; २२; इतिः† तैआ. १, ११, ५; इतिऽइव श. १, ३, १, ७; का. १, २, १, ६; ३, ३, ५; इतीरे ऐ. ७, २२; २५; ८, ६; ९; ऐआ. १, ३, ५.	इत्यं-विद्(✓विद्)- -वित् शांआ. ३, ३; ५; -विद्म् ऐ. ७, २७. इत्या ऐ. १, २२; ३, ४९; ५, ६; ७; १३; ऐआ. ५, २, २; शांआ. २, १५; १२, ७; श. १३, ५, १, ९; का. १, २, ३, १९; तै. १, ५, ८, १; ३, ६, १, ३; तां. १३, ४, १६; सा. ३, ६, ७. इत्यात् श. २, ६, १, १; ३, २, ३, २३; ११, १, ६, १७; १३, ४, ४, ५; ८, १, १२; १४, १, २, १; का. १, १, १, १; ६, १, १२; १५; २८; तैआ. ४, ३३, १; जैउ. १, १, २, ६. इत्यर्थ-इत्यह-इत्यालि०, इत्यु० इति द. इत्या-इत्वा ✓ १ इ द. इदम् → अनया श. १, ७, २, १६; २, ५, ४, ७; ४, १, २, ९; २, २, १; ९; ३, १; ४, २; ५, ३, १०; का. २, १, ३, १८; तै. २, २, ५, ४; ३, २, ५; अनया श. २, २, ४, १५; जै. ९२; १८६; अनयोः ऐ. ४, १५; श. १, ७, २, १६; ९, १, ४; २, १, १, ६; ४, ३, १; ८; १०; ३, २, १, १; ६, १, २, १; ४, ३, २, १२; का. १, १, १, ४; ३, २, १; ८; तै. २, २, ९, ४; ३, ८, १८, ६; तां. १२, ११, २२; १६, १०, ८; १८, १०, ५; अनेन ऐ. २, १; ११; ३, ३६; ७, १४; १५; शां. ४, ७; शांआं. ७, १; ११, १; १२, २, ६; श. १, ६, ३, २७; ९, १, १६; २, १, २, १३; ४, ४; २, २, १३; ३, १, ३७; ३, २, २, ६; ७; ३, ३, ९; का. १, १, २, ९; ४, २, ९; २, १, १, ३; ३, १७; २, २, ५; ८; तै. १, ३, २, १, २; ३, ८, ५, १; २; तैआ. ४, ४२, ५; जै. ५; ४८; ६१; १०१; १२४; १३९; १४३; १५१; १८६; जैउ. १, १, १, २; २, १, १२; २, ४, १, १८; १९; सा. ३, ३, ४; अयम् ऐ. १,	७; १३; १९; २०; २७; २८; ऐआ. १, १, २; ४; २, ३; शां. ९, ४; १३, ९; १४, ३; २२, १; २३, ६; २७, ४; शांआ. १, ४; ८; २, १; ३; ४; ५; ९; १७; श. १, ५, ४, १; ६, ३, ६; ४, १९; ८, ३, २; ७, १, ३; १२; ३, १; २; ४, ३; ९, १, २७; का. १, १, ३, १; ४, २०; २१; २६; २, १, १०; २, ८; ३, २; ४; ८; २३; ४, २; ५; ९; १२; तै. १, १, ४, ७; ७, १; ८, १; २, १; ६; १६; ३, ७, ५; ६, ३, १; २, ३, ९, २; ८, ३, ३; ३, २, ३, ५; तैआ. १, ८, १; १४, ३; २२, ९; ३१, २; २, ५, १; १८, १; ३, ११, ८; १०; ४, १७, १; ५, ४, १३, ९, ११; ६, १, ४; तां. २, १, ३; ४, ७; ३, ५; ६, ८, १६; ९, २२; २१, ७, ३; जै. ३; ९; ११; १३; १४; १७; २४; ४४; ५३; ५५; ६१; ७८; ८१; ९२; जैउ. १, १, १, २; ३, २, ६; ४, ७; २, ३, ३, ४; ४, १, ६; ९; १२; १५; १८; सा. १, ६, २; २, ५, ३; ८, १; ३, १, ४; ४, ४; ९, ८; सं. १, १, १०; ५, १, ७; १२; ६, १; १४; २, ५, ६; ष. १, ४; ५; २, २; आ. १; सं. ४; ५; गो. १, २, २; अयाः शां. ११, ६; श. ४, ४, १, ६; तै. २, ४, १, ९; ३, ७, ११, ३; १२, ६; तां. १३, ११, ७; १६, १६, ८; अयासोमीय- गद्रः अयोः ऐ. ५, १३; ऐआ. १, ५, ३; शां. २३, ८; अस्मात् ऐ. १, ११; २०; २३; ३, १८; १९; २५; ४, १८; ३०; ५, ३०; ऐआ. २, ६, १; शां. ७, ९; शांआ. १, ७; २, १७; ३, २; ४; ४, ८; १४; ५, ३; ११, १; श. १, ६, ३, १, ७; ८, ३, १४; ९, ३, १२; २, ४, २, १५; ३, ८, ३, १५; ५, ११; ४, ५, १, १३; १४; का. १, २, १, ११;
--	--	---

† विसर्जनीयोपजनश्लान्दस इति भा. । ‡ स्वराभावदिचन्त्यः । § स्वररहितमुपा० चिन्त्यः । सा. तु
'एनया' इति पठन् प्रतीयते । ¶ = अनया तु. १ रूपमित्यर्थाः । ¶ 'अयम्' इत्यस्य स्थाने ङाजन्तः भा. । सा. तु
प्रातिपदिकान्तरमाह- १अ-यस; २अयस् गद्रः ।

तै. १, २, ३, ४; ३, ६, ६; ७, ५; २, ४, ६, ७; अस्मात् शा. २, १, ४, १९; -२२; २३; ७, १, ९; का. १, १, ४, १९-२२; २३; २, ४, ३; ३, ३, १३; तै. १, १, ५, ४; ४, ७, १; २, २, १, १; २, ३; ७, ४; तैआ. १, ११, ६; २, ७, ५; ३, १, ३; २, ३, १; ५, १९, ११; ६, १, ४; २, १, ४, ३; ८, ८, १; ९, १०, ५; १०, १०, १; तां. ४, ३, ६, ६; १३; ७, ७, ९; ६, ७, १९; ८, १८; ८, ९, २; १७, १०, २; ४; १२, ४; जै. ११; १४; ४१; ४२; ५१; ६९; ७८; ९४; १०६; ११३; १४२; १४४; जैउ. १, ४, २, ४, ५; ३, २, ४, ६; ४, ११, ५, १४; सं. २, ३, ४; ष. २, १०; अस्मात् अस्मात् तैआ. १, १, १; २, १, १; २, ५, २; अस्मिन् ऐ. १, ११; १९; २०; २१; ऐआ. १, १, ४; शां. १, १; ७, ९; ८; १०, १, ४; ११, ३; ७; १३, ५; ९; शांआ. १, ७; २, १७, ५, २; ३; ४; शा. १, ५, ३, १४; ६, ३, ४, १, ४, १६; १७; ७, १, ७; ८, ३, २, ५; का. १, ३, २, ४, ४, १, २०; तै. १, १, ४, ७; ८; ५, २; ८; २; अस्मिन् शा. १, ७, ३, २७; ९, १, ४; २२; का. १, १, २, ६, ४, १; ३; ५; २, १, १; ४; ५; ६-८; तै. १, १, ५, १०; २, १, १०; ३, ६, ८; ८, ४, १०, ९; तैआ. २, ७, १; १५, १; ५, २, १२; १३; ३, ६; ४, १; २; ४; ६; ८; तां. ४, ६, १९; ७, १०; ५, ५, ५; ६, ६, १०; ९, १२; १०, ५; १६, १३, ३; १५, ७; १७, ७, २; जै. ३; ६; ९; १२; १४; १५; ४४; जैउ. १, ३, ४, २; ८; ३, ६; २, ५, २, ३; ३, ३, ४, ६; ष. १, ४; २, २; ३; ४, १; सा. १, १, १२; १३; ३, ८, ३; १; सं. २, ५, १०; ८, ३; ४; ६; ७; गो. १, २,

६; २, २, ४; अस्मै ऐ. १, ४; ८; १३; १५; ३०; २, ३; ६; ९; ४०; ऐआ. १, १, ४; ३, २; २, १, ७; शां. ४, २; २३, २; २६, १६; २८, ४; ७; ३०, ७; शांआ. ४, १; २; ६; १५; ६, १५; ९, २; १२, ४; शा. १, ६, ३, १७; अस्मै शा. १, ५, ३, १८; ६, २, ७; ४, ५; ६; १२; ७, ४, ८; १४; १८; का. १, १, २, ७; ८; २, १, १; ३, ४; ४, ४; ५; ४, १, २; ८; १३; तै. १, १, २, ४; ४, ७, ५, ३; ६, ५; ७; ८; ८, ५; ९, १; ९; २, १, १३; तैआ. १, ७, १; २, ४; २६, ५; २७, ६; २, ४, १; ५, १; १८, १; ३, २, १; ११, ९; १५, २; ५, ३, ८; तां. २, १०, २; ३; ४, १०, १; ६, ३, ९; १०; ५, ११; ८, १६; ९, १; १०, १०; सा. ३, ३, ४; ष. १, २; ३; ४; ८; ११; जै. ९; १४; १७; १८; ६२; ७०; ७३; ७५; ७८; ८६; १२४; जैउ. १, १२, २, २; सं. २, ६, ११; गो. १, ३, ६; २, ५, १५; अस्मै अस्मै शां. २३, २; २६, १६; आस्मै ऐ. २, ४०; अस्य ऐ. १, ६; ९; १६; १७; २२; ऐआ. १, १, ४; २, २; ३; शां. १, १; २; ४; ५; २, १; ३, २; ३; ५, ३; ४; २२, १; २; २३, १; शांआ. १, १; २; २, १; २; ५; ६; ९; १८; ४, ४; ११; शा. १, २, ३, ३; ७, ३, ३; का. १, २, ३, ८; तै. १, १, ३, ४; ९; ९, १०; २, १, ११; ३, २, १; अस्य शा. १, १, २, ९; २२; ४, ४; २, ३, ७; ६, ३, ७, ४, १६; १८; १९; २०; ७, ३, १३; २१; का. १, १, १, १०; २, १; ७; १२; ३, १; ४, १; २; ३; ७; १०-१३; तै. १, १, ३, ९; ४, २; ५, ८; ६, ७; १०, ५; ६; ३, ३, ४; ५, ४; तैआ. १, २, ४; ३, ४; ८; ९, ६; ११, ८; २४, २; ३;

३, ४; २, १०, १; १५, १; तां. ३, ९, २; ४, ६, ३; ५, ५, ३; ६, ५, १; १५; ६, ३; ७, २३; जै. ४; ५; १७; १८; २२; २६; २८; ४०; ४७; ६२; ७१; ७३; १३९; जैउ. १, १, १, १; ४, ४; ४, २, ६; १५, १, १; २-७; ८; २, १; २-४; ५; २, २, ४, १-१२; आ. १; सं. २, ४, २; सा. १, ३, ६; ८; २, १, ५; २, २; ३; ३, १; ३; ४; ११; ४, १; ५, ३; ष. १, १; २; ६; २, ३; ९; १०; ३, ८; १०; ४, १; ५; सं. १; गो. १, १, १५; २, ३; १६; २३; ३, ८; २, २, ४; ३, ९; अस्याः ऐ. १, ६; ७; ३; २, २; ३, २, २; २, ७; ६, ३, ५; ७, ३; ८, ५; ऐआ. ३, २, ५; शांआ. ४, १०; ५, ५; ८, ९; शा. १३, ८, १, २०; का. १, १, १, २; ५; १०; ४, १, १७; ३, १३; ५, १, १७; ३८; २, ११; १२; १६; तै. १, २, १, १; ४, ६, ६; २, ३, ९, ३; ३, २, ५, ६; ३, ९, ८; ६, १०, १; ८, ११, २; अस्याः शा. १, ७, २, १९; ३, ५, १, ३१; ३, ५, २, ८; ८, ३, ३०; ९, ४, १०; ४, १, २, ७; २, १०; तै. ३, १, २, ५; ५, १३, ३; तैआ. ५, १, ६; ४, ५; तां. ९, ४, १८; १६, १३, ६; जै. १५१; २०५; जैउ. १, १६, १, ३; सं. १, १, ९; ४, १-५; ष. १, २; २, १; ४, ५; सा. २, ६, ८; ७, ५; गो. १, २, ६; ३, १६; अस्याम् ऐ. १, १; ८; २, ८; ३, २२; ३१; ४, २७; ७, १३; ८, १४; १९; शां. ७, ६; १०; ९, २; शा. १, ८, ३, १५; ९, १, १२; २९; ३, ११; १२; २, १, १, ६; १४; ४, २६; २७; का. १, १, १, ४; १०; ४, २, ४; २६; २, १, १०; ११; तै. १, १, ३, २; ६, ५; २, १, ३; ३, ४; ५, २; ७, ६, ७; २, १, २, ११; २, ६, २; अस्याम् शा. १, १, ४, ३०; ६;

† दीर्घरुक्तान्दसः सा. । ‡ 'तन्वस्य' इत्यत्र 'तनु । अस्य' इति पदविभागे मतो भवति । 'तन्व'-इत्यस्य (ष. १) इति K.T. तत्र च टि.द्र. । § तु. = का. १, १, ४, २६; स्वरयुक्तपाठः ।

तै. १, ७, ६, ७; ३, २, ९, ६;
 तैआ. १, २४, ३; ५, २, ८; ४,
 ८; तां. ९, १, २९; १५, ७, ७; १६,
 ६, ७; १८, ५, १८; २०, १६, १;
 जै. ६; ८०; जैउ. १, ४, ४, ८; ५,
 २, १, २; मं. १, २, १९; २, २, १५;
 सा. ३, ८, ३; गो. १, २, १९;
 अस्यै ऐ. १, ८; २, २२; ऐआ. १,
 २, ४; ३, ४; शांआ. ५, ४; ८, ९;
 शा. १, २, ५, १८; १९; २, १, १, २;
 ६, ७; ५, २, २०; ४६; ३, १७; ४,
 ५, ८, ४; का. १, १, १, ४; २, १, २,
 १६; ३, १०; २, ४, १४; अस्यै शा.
 २, १, १, २; ७, ९-११; ३, ३, ४,
 १०; ४, ५, १, १; ८, १०; तै. ३, ८,
 २१, २; तैआ. ५, ६, १२; ७, १;
 ६, ९, १; जै. ३८; ५३; ११७; १८२;
 जैउ. १, १, ५, ४; मं. १, १, १०;
 ११; २, १, १, २; ५, २; ५, ४, ७; आभि:
 ऐ. १, १; १३; १६; २८; २९; २, २;
 ६, ११; ८, ३; शा. ३, ९, ४, २०;
 का. १, २, २, १; तै. १, २, १, २१;
 आभि: तै. २, ८, ३, ३; ९, ४, ४;
 तैआ. ४, ५, ६; ४२, ५; जै. २०;
 १८४; गो. १, १, २; आभ्य: शां.
 ३, ३; शा. ६, १, १, १०; १२; तै. ३, ८,
 ५, १; आभ्य: शा. २, ४, २, ५, ५,
 १, १५; २, २; ३, १, २, १२; का.
 १, ४, ३, १३; ५, १, २; तां. ८, ८,
 १७; जै. १८; आभ्याम् ऐ. १, ३०;
 ८, १; शा. ३, १, ३, २६; ४, ३, २१;
 ९, ४, १८; ४, २, २, १५; ५, ३, ५,
 ३६; ७, ४, २, २५; का. १, ४, ३,
 १४; तै. १, ४, ३, ६; ६, २; ६, ४,
 ५, ७, ६, ६; ३, ७, ५, १२; ८, ९,
 १; आभ्याम् शा. १, ६, ४, ३; ४, १,
 ५, १८; २, १, ६; ७, १, १, ३८; ३९;
 का. १, ३, २, ८; तै. १, ८, ९, १;
 ३, ९, ७, ४; तैआ. ५, २, ७, ४, १०;
 तां. ७, ६, १७; जै. १७; १३१;
 १४८; १८६; १९०; आसाम् ऐ.

३, ४७; ४८; शां. १८, १; शांआ.
 २, ३; शा. १, ५, ३, १०; २, ४, ३,
 ३; ६, १, २८; ३, ९, ३, २; ६; ४, २,
 १, २; का. १, ३, २, ३; ६, १, १८; २,
 २, ४, ६; आसाम् शा. २, ५, २, २४;
 ६, २, १४; ३, ९, ४, १५; का. १,
 ५, १, २२; २, १, ३, ७; तै. १, ६, ५, १;
 ३, १, १, १; २, ३, ७, ५, ३; ३, ६, १;
 तैआ. ४, ११, ७; ८; ५, १, ५, ९,
 १०; तां. ७, ४, २; १६, ४, १; १७,
 १०, २; ३; जै. ९५; १६२; १८२;
 १८३; सा. १, ८, १४; ५, २, ३;
 गो. १, ३, ७; ९; आसु ऐ. ३,
 ३६; ३७; ४७; ४८; शा. ३, ९, २,
 १६; का. १, १, २, २; ४, १, २४;
 २, १, ३, २; तै. २, ४, ३, ७, ८, ८;
 १२; जै. ८८; ९१; ९२; १३३;
 इदम् ऐ. १, १; १७; २२; २४; २५;
 २९; २, ४; १७; २०; २२; ऐआ.
 १, ३, ३; शां. २, १; ३, २; ६, ३;
 १४, १; १६, ४; १८, २; २६, २;
 शांआ. १, २; ४; ७; २, ७; ११; १७;
 ३, ६; ४, ३; ५, ३; शा. १, १, १,
 ४; ६; ३, ४; ६, ३, ७; १५; १७; का.
 १, १, १, २; २, ८; ४, ३; ४; ११, १२;
 १३; २, १, ६; १०; २, २; ७; ८; तै.
 १, १, ३, ५; ६; ६, १; १०, ४; २, १, २;
 ३; १६; २३; ६, २; ३, १, १; ४, ३, ७;
 तैआ. १, २, ४; ८, १; १३, १; १४,
 ४; २३, १; ४; ८; ९; २९, १; ३०, १;
 ३१, ५; तां. १, २, ६; ८, १७; ३,
 १०, २; १३, ६, ९; १०, ६; १६, ४,
 ५; २१, १, २; २, १; ५, १; १; ४;
 ६; २, १; २, ९; ३, १; जै. ६;
 ७; ८; ११; १५; १६; १८; १९; २५;
 ३०; ३२; ३४; ३७; ३८; जैउ. १,
 १, १, १; ४, ५, १; ७; २, २, ५; १६,
 २, ३; १७, १, ३; २, ३, ३, ६; ४, १,
 ४; ७; १०; १३; १६; आ. १,
 सा. १, १, १; ६; ४, १४; १७; ५, ६;
 २, ५, ३; मं. १, १, ५; ३, ७; ९; ५;

८; ६, ९-१३; २०-२२; सं. ५;
 गो. १, १, १; इमम् ऐ. १, ७; १८;
 १९; २८; ऐआ. १, १, २; शां. ६,
 १०; ७, ३; १०; ८, ८; ९, ३; १६,
 ४; २२, ७; २३, १; शांआ. २, १७;
 ४, ९; ११, १; १२, ४; शा. १, २, ५,
 २०; ७, १, १, ३५; २, ३; ११;
 ३, ६; २, ३, ७; ४, २७; ३, २, १४;
 १८; ४, १, २०; ३३; २, २३; ५, १;
 १०; २, ३, २-३५; का. १, १, २,
 ९; २, ४, ३; १३; ६, १, ९; ११;
 २७; २, १, ३, ५; १७; २, ३, २०;
 तै. १, २, १, ११; ३, ३, ७; ४, २; ८, ४;
 ४, ८; ५, ६; ६, ४; २, ३, ९, १; ५, १,
 २; ६; ३; ६; ३; २; ५, ८; २; ७, ८,
 ३; ९, ३, १; तैआ. १, २, २, १२;
 २६, ३; ३१, ६; २, ३, १; ४, १, ५,
 १; ४, ३, १; ७, ३; ९, ३; ११, ८;
 तां. ३, ६, २; १३, ८, १; १८, १०,
 १०; २१, १०, १२; जै. ५; ६; ९;
 १५; ४७; १०१; १०२; १०३; १०८;
 १३०; १४६; जैउ. १, २, १, ३; ४;
 ६; ९; १०; मं. १, १, ३; २, १; २,
 ४, २; ६, १०; ५, १, ५; ३, १;
 सा. ३, ४, २; ९, ८; इमा ऐ. १, ९;
 २, १२; ५, १९; तै. ३, ६, ७, १;
 तैआ. १, २, ७, १; ३, १, ९; ४, १३, १;
 इमा: ऐ. १, २४; २, ११; २०; ३३;
 ३, २०; ४८; ५, ६; १९; २०; ऐआ.
 १, ३, ३; शां. ६, १५; १०, १; ११,
 ७; १७, ७; शांआ. ८, ७; ९, २;
 ११, १; शा. १, ५, ३, १२; १६;
 ४, ५; ६, ३, १७; १८; २९; ३०;
 ७, २, १६; १९; २१; ३, १४; का.
 १, १, १, ९; २, ३; २, २, ८; ३, १, १;
 २, ५; ७; १२; २, ३; ३; ११; ३, ५;
 तै. १, २, १, २१; ६, २, १; २, २, ९,
 ६, ४, ३, १०; ६, १; तैआ. १, ८, १;
 ११, ४; ५, ६, ४; ६, १, १; १०, २;
 ७, ३, ४; तां. ६, १, १; १३, ५, १५;
 ९, ५; १८, ८, १२; जै. १४; १८;

४६;७१;८८;१२१; १७५; १८४;
 १९०;२०३; २०४^३; जैड. १, ६,
 २,२; २,४,२,५; ष. २,६,७; सा.
 २,३,१०;८,३; मं. १, ८, १;२^३;
 गो. १,१,३९;३,७;९; २,२,७,५;
 ४; इमाम् ऐ. १,५;१७;२३^३; ३,
 ५; १८^३; २०^३; ५०^३; छ,५; १८^३;
 शां. १,१;३,८; शांआ. १, ५; ८;
 २,१७; श. १, ७, १, १२; ९,३,
 १०^३; २,१,४,२५; २,१,१८; ३,
 ३,४,३;४,४,५,५^३; का. १,१,
 ४,२३^३; तै. १,२,२,४;३,३;३,५,
 ४;४,५,४; २,७, १४,१^५; ३, ८,
 १६,३;९,४,२; तैआ. १,२२,१२;
 ५,३,८,६,७;९,१; १२, २;३; ९,
 १०,५;१०, १,१०; १४; तां. ३,
 १०,२; ७, १०,७; ८,९,३; १३,
 ४,१७;१५,१०,९; १६,८,६;११,
 ४;१७,१३, १८; तां. २१, १,९;
 २,५;६;८;१०,५; जै. १५^३; ३२^३;
 ४१; ४७; ८३; ८५; ९०; १०१;
 ११६;१४१; जैड. १,१, ३, २;७,
 १,४; २,४,२, ११; गो. १, १,९;
 २३; २,२०; २,२,८; इमाम्नि ऐ.
 २,४०,४१; ऐआ. २, १, ८;६,१;
 शांआ. २,१^३; ७,४;२२; श.२,५,
 १,१; ३,४,४, २^३; ५,४,२०^३;८,
 ३,२९; छ, १,२, २६^३; २, २,५;
 ३,४,५; ५,९, ११; का. १, १,२,
 १२;४,१४;४,१,१७; ३,१; २,१,
 ४,१; २,४, ५^३; तै. २, ५,४, ६;
 तैआ. ९, १,१; २,१;३, १;४,१;
 ५,१; ६,१; जै. १५; ४८; १०२;
 १२८;२०४; जैड. १, १६, ३,९;
 ३,५, ४, ४;८; ष. छ,६; गो. १,
 २,९; इमाम् ऐ. १, ७;१३; २३;
 २५^३; २, ८; छ,२७^३;६,१८; शां.
 ७,१०;८,८^३; शांआ. १, ८; १०,
 ७;१३,१; श. १, ७,२, ११^३;१५;
 ८,३,२५;९,३,९; २,१,१,७;९,२;

१५;४,११;५,३,६;११; का. १,१,
 १,७;२,१०; ४,११; २,४,१३^३;५,
 २,१५;६,१,२४^३; २,१, २, १२^३;
 ३,१८;२,१,२०; ३,२^३;७^३; १०^३;
 ४,१४; तै. १,२,१,६; ४, १,५^३;
 ६^३; ३, २; ६, १, २; ५; २, २,
 ९,५^३;३, ९,३^३; तैआ. १,१३,१;
 ५,४,८; ६, ६,२^३; ९,१; तां. ७,
 ७;१४;९,१,२; १३, ६, ९; जै
 ५३;१०१; ११७; १२५; १३६^३;
 १४३;१४७; १७६; १८१; १८२;
 १८६; जैड. १,१, १, २; २,१,१;
 ४,२,३;१४,४, ३^३; १६, ३, १०;
 २,४,३,५; मं. १,१,७; ११;२,३;
 ४,१४;१९; ७,५;२,८,२; इमै ऐ.
 १,५;८^३;१७^३; २०; २३;२५;३०;
 २,१२;१७;३,२०^३; ऐआ. १, १,
 २;४;२,३;३,२; ५,१; शां. १, १;
 ५;३,८;छ,११;१४;११,१;६;१२,
 ३;१३,५; १६,११; १९,३; २५,
 १२; २९, ८; ३०, ८; शांआ. २,
 १७; श. १,६,३,३८^३;४०;७, १,
 १७; २, १६; २,१,२,१४;४,११;
 २५;३,४,१६^३;३७; ५, १,२;१३;
 २,२६; का. १,१,२, ४;९;४,११;
 २३; २,१, १०;२, ५^३;३, १,५^३;
 १४; २, १२^३;४,४; ४,१, २६^३;
 तै. १,१,५,२;७;८,१; ६;२,६,६^३;
 ४,१,१^३; ६,७; २,२, ३,७; ६, १;
 तैआ. १, ८, २^३; १४; २२, ८^३;
 २३,८;२,११,१; ५,२, ८; ३,३;
 ६,१;९,१;४;६,१०,२; तां. २, १,
 ४;३,५;छ,१,७;६,४; ९,७; ५,६,
 ९;६,२,३^३; १३,२, ७;१५, १०,
 ७;१६,११,४; ष. २,१; छ,१; जै.
 १७;३४; ३८; ४७;४८; ८१;८३;
 ८८;१०२; ११६; १३९; जैड. १,
 १,५,५;२,३,३; ५,१,२; ६,१,७;
 ३,५^३; १६,१,२; २,४, ३,६; मं.
 १, ३,७; २, ६,३; सं. ३,४; सा.

३,१,११; गो. १,२, १६^३;४,२०;
 इमो ऐ. १,६; इमो ऐ. छ, २७;
 शां. २,१^३;१२,४; शांआ. २, ४;
 श. १,८,३,१२;३,२,१,२^३;४,१,
 २१;२,५; ५,४,१; ८,४,९; छ,२,
 १,६; १८^३;३, १,२३; ४, १,१०;
 का. १,५,१,३७^३; तै. २,५,४,६^३;
 ३,७,४,११; १८; तैआ. छ, ४२;
 १;६,१,१; तां. छ,१,२; जै. ११;
 ३८; १६६; १६८; १६९; १७६;
 १८६;१९०;२००; जैड.१,६,१,३;
 इयम् ऐ. १,८;१९; २,६;८;११;
 १२; ३,२९;३१^३;३८^३; ऐआ. १,
 ३,४; शां. ९,२; शांआ. १,५;
 २, ४^३; ७; ८, ९^३; १०^३; श. १,
 ३,३, ६; ७, २,१२^३; १५^३; १६;
 १७^३;१९; ८, ३, १५^३; ९,१, ८;
 २९; ३,९; ११; का. १, १,१,६;
 ४, २५; २६^३; २,१, ११^३; १२^३;
 ४,३;१३^३;३, २, ८^३;४, १;९; तै.
 १,१,६,५;२,३,४; ५,२; ३,७,६;
 ४,१,३,५; ३,१^३; तैआ. १, ८,१;
 २; १०,१;७; १४,४; २३,६;२४,
 ३,२५,३; ५,३,७;४,८,९,७^३; ६,
 १,३; तां. छ,९,६;७,७,१४; १६,
 १,७^३;११,१३; २०, १५,९^३; जै.
 ६;१९; ३८^३;४४;५३; ८७;११८;
 १२५; १३८; १४९; ष. २,२; मं.
 १,१,१०;२,२;५;१४; ३,७;५,८;
 ६,२७^३;८,८;२,२,१५; १९; जैड.
 १,१,१,७;४,२,६;१६, १,८;३,९;
 गो.१,३,१८;एभिः ऐ.३,२०;३०;
 ५,९^३;१७;शां.१,१,३;२८,१;शा.२,
 २,३,२३; ३,६,२,२४; १२,८,१,
 ९;१३,२,८,४; १छ, ४,१,२४;३,
 २६; का. १, २,३,१९; ४,३,१३;
 २,२,२,७^३;८^३;१२; एभिः शा. ७,
 २,२,२१; का. २,२,४,८; तां. ७,
 १, १; जै. १५५; एभ्यः ऐ. १,
 १८;२३^३; २, ३; १६^३; ३१^३; ३,

† 'इमे' इति मुपा. । यथोपरि मुद्रापितो हस्त-पाठ एव साधीयान्

१५;४,६; सा. १४,७, १, ४१; तै.
१,४, ६,७; २, ३,५,२; ३,३,९,
३; ११, ४,९,६, २; ७,३; १६,३;
तैआ. ५, २, ८; ६,१; ९,१; ४;
पृथ्वः सा. १,९,२, ३,५; २, २, २,
७; ३, २, ३, ८-११; १२, २, ३, ९;
४, १, १०; १३, २, ८, ५; ९, ९;
८, ३, १; ४; का. १, ३, १, ४; ३, ४;
७, ४, ३, ११; ६, १, ८; २, २, १, १७;
१९; तै. १, १, २, ३; २, ५, २; ३,
१०, १, २; तैआ. २, १०, १, ५, १०,
१; तां. ४, २, १८; ९, १५; ८, ३, २;
८, ८; १०, १२, २; १३, ५, १३; १६,
२, २; ३; जै. ३, ७; ६९; १४३; १६८;
१९९; जैउ. १, ३, १, ४; ६, २, ९;
ष. ३, ८; गो. २, २, ७; ६, ११;
पृथ्वि ए. १, १६; २, ५; २, २; ११;
१७; २, ५; ३, १; ४०; ४, १; ३, ३, ७;
४९; ऐआ. १, १, २; २, ३; सांआ.
१, ४; सा. ७, १, २, २०; २, १, ११;
४, १, ८; ५, १, १; १२, १, ३, १९;
का. १, १, २, १३; २, १, २, ११;
तै. १, ३, ९, २; २, २, ९, ५; तैआ.
५, ३, ३; १०, ६, १; पृथ्वि सा. १,
१, ३, १२; ४, ३, ३, ११; ७, ५, २,
२८; का. १, १, १, ९; २, १०; १२;
२, ४, १३; ३, १, ६; ३, १२; २, २,
२, ७; तै. १, १, ४, ४; ६; १०, ६;
२, ६, ७; ४, ६, ५; ७, ९, ३; २, ३, १,
२; तैआ. १, ११, १; २, ५, ३; ६, २;
४, ३, ६, १; ६, १०, १; ११, १; तां.
५, ५, १३; ६, १०; ८, ६; ८, १, ११;
९, ४, ४; १०; १४, ५, १८; १६, १०,
३; १६, २; २३, १३, ५; जै. ६;
१५; १८; २२; ४५; ४९; ५२; ७३;
७४; ७७; ८१; जैउ. १, ४, २, २; ३;
६, २, १०; १८, ५, १; २, ४, १, २०;
४, ११, ४, ५; सं. १, ८, ४; २, १, ११;
३, १८; ७, ३; सा. १, १, ८; ४, १, ४;
८, १३; १५; ष. ५, १; पृषु ए. १,
१४; २३; २४; २, ६; ३, ६; ३, ९;

ऐआ. १, २, ३, ३, ४; सां. ११,
१; सा. ७, ३, १, १३; १७; ४, १,
२७; २८; ५, २, १; ९; १०; ३, ४;
३, ५; ४२; का. १, २, १, ९; तै. १,
१, ५, २; ७; ८, ६; ५, ६, ८; ६, ३, १;
तैआ. ५, ८, ३; ९, २; पृषु सा. ७,
३, १, १४; ५, २, ८; ३१; ४०; ८, १,
१, २; तां. ४, १, ८; ४, ११; ५, ६;
८; १०, १, ३; १७, १३, १८; २०,
१६, ६; ष. २, ३; ५, २; जै. १५;
४७; ८१; ८८; १३३; १३९; जैउ.
३, ६, ७, २; गो. १, २, ९.

इदं-रूप- -पः सा. १४, ४, २, १५.
इदं-विद्(√विद्)- -त् ऐआ. ५,
३, ३.

इदं-द्र(√हृद्)- -न्द्रः ऐआ. २, ४,
३; -न्द्रम् ऐआ. २, ४, ३.

इदं-मृथ- -थः सा. १४, ७, २, ६.

इ-दा(=इदु,इद् अद्र.) ऐआ. ५, २, ४;
तां. ११, ९, ३.

इदा-वत्सर- -रः सा. ८, १, ४, ८; तै.
१, ४, १०, १; ३, १०, ४, १; तैआ.
४, १९, १; तां. १७, १३, १७;
-रम् तै. १, ४, १०, २; तां. १७,
१३, १७; -राय तै. ३, ४, ११, १.
इदु-इद्-वत्सर, द्र.
इदा-वत्सरी(->ण)णा- -म् तै. १,
४, १०, २.

इ-दानि- -नीनि सा. १२, ३, २, ५.
इ-दानीम् सा. १, ३, १, २७; तै. ३,
१०, १, ४; ९, ८; १०, ५; जैउ. १,
१, २, ६; ३, १, ४, ६; तां. ६, ९, १६.

इदु-वत्सर- -रः तै. ३, १०, ४, १;
तैआ. ४, १९, १.

इद्व(द्व)वत्सर- -राय सं. २, १, १२.

√इष्, इद्व-, इध्म- √इन्ष् द्र.

इन्(√इन्)- -नः ऐआ. ५, २, १.

इनीमसि √इन्ष् द्र.

इन्द्रु(√इन्द्र)- -न्द्रवः ऐ. ६, १२;
सा. ४, १, ३, १९; ५, ८, ६; तै. २,
४, ३, १२; तैआ. ४, १८, १; तां.

६, ९, १३; १५; १९; १२, १, ३; ४;
१३, ११, ६; ३, १, ५; गो. २, २, २, २;
-न्द्रवः इव तां. ६, ९, १९; -न्द्रवे
ऐ. १, २, ९; तैआ. ६, ५, १; -न्द्रुः
ऐ. १, २, ९; सा. २, २, ३, २, ३; ४,
५, २, १२; ७, ५, २, १९; ९, ४, ४,
५; १२, ८, १, ३; का. १, २, ३, १९;
तै. २, ६, ४, ६; ३, ७, ९, २; १०, ६;
१०, ४, ३; तैआ. ४, ११, ६; १०,
१, १, ५; तां. ९, ९, १०; १३, ५, ६;
१४, ३, ४; -न्द्रुभिः का. १, २, ३,
१९; -न्द्रुम् सा. ७, ५, २, १९;
१२, ८, १, ३; तै. २, ५, ८, १०; ६,
३, २; ८, ४; १२, १; ३, १, ३, ३; ७,
१०, ६; तां. ९, ९, १०; -न्द्रो
तै. ३, ७, १०, ६; तां. १, ५, ४;
१३; १६; ६, १, २; ९, ९, ११; १२;
११, ६, ३; १२, ९, ३; १३, ९, १;
ष. ५, १; गो. २, ३, ६; -न्द्रोः सा.
४, ४, २, १२; तै. ३, ७, १०, ६;
जै. १९८.

इन्द्रु-मव- -ते सा. २, २, १, २०; २३;
का. १, २, ३, १६; १९; -न्तम् सा.
२, २, १, २०; का. १, २, ३, १६;
-मान् सा. २, २, ३, २३; का. १,
२, ३, १९.

इन्द्र- -न्द्र ऐ. ३, ११; १५; २०;
२२; ४, ३, ४; १०; ३१; ५, १;
४; ६; १२; १३; १६; १८; १९;
२०; २१; ६, १०; १२; १८; १९;
२१; २२; २४; ८, १०; ऐआ. १,
२, १; २; ४; ५, २; ४, १, १; ५, १,
१; ६; २, १; २; ३; ४; ५; ३, १;
सां. १५, २; १७, १; ४; २०,
३; २२, ३; ४; ७; २३, १; २; ६;
७; २४, २; ६; ८; २५, ६; ८; २६,
११; १२; १६; २८, ३; २९, ४;
सांआ. २, ४; ५; १२, ३; ७; सा.
२, ५, २, २८; ४, २, ३, १०; ५, ३,
१०; ४, १०; ५, ४, ३, १४; ९, ५,
२, ५; १२, ७, ३, ४; १४, ९, ४, २, २;

का. १,४,१,२७; ५,१,२५; ६,१,
 २५; तै. १,६, ९,९; २,४,१, २;
 २,४; ३, ६; ११; १३; ४,८; ६,४; ५;
 ७,२; ५; ७; ५, १; ६, १; ८, १; ११;
 १२; ६, ९, १; १४, ६; ७, १३, २; ४;
 १६, २; ८, २, ५; ६; ७; ३, ३; ४; ५;
 ८, १२; ९, २; ३, ५, ७, ३; ६, ८, १;
 ७, ४; ७; ६, ५; ९, ६; ८, ४, ३; तैआ.
 १, ७, ५; १२, २; २०, १; २३,
 ६; ३, ३, १; ११, ६; ७; ४, २८,
 १; १०, १, ९; ११; १६; तां. ८, १,
 ५, २, २, ८; १३; २१; १०, १; १०,
 ८, १; १२, ४, १; १०, १; १२, ४;
 १३, १७; १३, १०, ३; १४, २, ५;
 ६, २; ४; १०, ३; १२, २; १५, ४, ३;
 १७, १, ५; २१, ९, १६; घ. १, १;
 जै. २८; १९०; १९९; जैउ. १,
 १०, २, १; २; मं. १, २, १९; २, १,
 १४; ६, १२; सा. १, ३, ६; ४, १९;
 ७, ६; २, १, ११; २, २; ३, ४; ५,
 ३; ६, ५; १५; ७, २; ३, १, ५; ७; ८;
 ३, ३; गो. १, १, ३९; २, २, २०; ३,
 १४; ४, १; १७; ६, १; ३; १२;
 १४; —०न्द्र वा. ३, ९, ४, २४;
 ४, ३, ३, १३; ५, ४, १२; ९, २, २,
 ७; तै. १, ४, २, १; ५, ८, २; २, ४,
 ३, १३; ७, ३-५, ५, ३, १; ४, ३; ६,
 १; ८, १; ३; ६, ९, १; १३, ३; ७,
 १३, १; ८, ५, ७; ३, ५, ७, ४; ६, ८,
 १; ७, ७, ३; ९, ६; ११, ४, २; तआ.
 १, १२, ३; ४, २, २; ८, ४, ५, ७, ५;
 —न्द्र: ऐ. १, २४; २, ३; १६; २०;
 २३; २४; २५; ३१; ३२; ३७;
 ३, १५; १८; २०; २१; २२; ३०;
 ३८; ५०; ४, २; ५; ९, २२; २९;
 ३०; ३१; ५, १; ४-७; ८; १०; १६;
 १८; २०; २१; ३४; ६, ७; १०;
 ११; १२; १४; १५; १७-१९;
 २२; २६; ३६; ७, १५; १६; २१;
 २३; २८; ३३; ८, ६; १२; १४;
 २०; ऐआ. १, १, १; ४; २, २; २,

२, ३; ४; ३, ७; ४, ३; ६, १; ४, १,
 १; ५, १, १; २, १; २; ३; ३, १; २;
 सां. ३, २; ५; ६; ४, १; २; ३; ५, ४;
 ६, ९; १४; ८, ३; ५; १२, ६; ८; १३,
 ५; १४, १; २; ५; १५, २; ३; ४;
 १६, १; ८; १७, १; ४; १९, ९;
 २०, ३; २१, २; ४; २२, १; २; ७;
 ८; २३, २; ३; ४; २४, १; ९;
 २५, १; ४; ५; ६; ११; २६, ९; १२;
 १३; १६; १७; २७, ३; ४; २८, ३;
 ६; सांआ. १, १; ३; ६; २, ८; १०;
 १७; ५, १; २; ६, २; ७; २०;
 ११, २; ५; ६; १२, २; ६; १५, १;
 वा. १, १, ३, ५; २, ३, २; ४, १; ३;
 ४, ५, ४; ५, २, १०; ६, ३, २; ७; १३;
 १५; १६; २२; ४, १२; १८; २१;
 ८, २, १५; १६; २, १, २, ११; १४;
 ३, १, ७; ३७; २, १; २; ११; ४, १२;
 ३८; ५, २, २७; ४, ८; ६, ४, ४; ८;
 ३, १, ३, १२; ४, १०; २, १, २६; ४,
 २०; ३, ३, १०; ४, १८; ४, २, १, २;
 १५; ३, १८; ५, ४, ८; ६, १, २४;
 ७, १, १७; ९, १, १५; १६; १८; १९;
 ४, ५; ९; १५; ४, १, २, १५; १६;
 ३, १; ११; १३; १९; २, ३, १०; ४,
 २३; ५, १४; १७; ३, ३, ५; ६; ८;
 १७; ४, २३; ४, १, १८; ५, ३, १; २;
 ४; ४, १; ८; ५, ७; ९, ४; ६, ३, २; ३;
 ६, ३; ७, ३; ११; ५, १, १, ६; ११;
 २, ३; ३, १; ४; ४, २; ३; ५, ३; ५; ९;
 २, ३, ७; ८; ५, ३; ७; ११; ३, १, ३;
 ३, ६; ११; ५, २; ७; ९; १४; २७;
 ३३; ४, १, ९; ३; ४; ७; ४, ११, ५,
 १०; ५, ४, ३; ८; १७; ३२; ५, १; ७;
 १४; ६, १, १, २, २, २, ८; २, २, १९;
 ३, १, २१; ६, २, ७; ७, ४, ६; ७, १,
 १, २२; २, १, २०; ४, १, १३;
 ३९; ४२; ८, ४, ३, १०; ५, ३, १;
 २; ६; १, ६; ७, २, ६; ३, ८; ९,
 २, ३, ५; २१; ३, ४, १८; ४, ३, ७;
 ५, १, ३३; २, १; १०, १, ३, ८;

३, २, ५; ४, १, ५; ६; ७; ९; ५, २,
 ९; ११, १, ३, २; ५, ४, ४; ५, ८; ६,
 १४; १८; १९; ४, ३, ३; ६; ७; १२;
 ६, ३, ५; ९; १२, १, ३, १५; ६, १,
 ९; १७; ३८; ४, १; ७, १, १, २, ३; ६;
 १६; ३, ३; ८, १, ५; ३, १; ९, १,
 १३-१७; १३, ४, ३, १४; ५, १,
 १०; ११; ४, १८; ७, १, ४; १४,
 १, १, १; १२; १३; १६; २३; २४;
 २६; २, १२; २, १, १३; १४; १९;
 २, ६; ७; ८; ४४; ४, २, २; ३, १९;
 ५, १, ६; २, ३; ५, १९; ६, ३, २; ९, ३;
 ७; ११, २; का. १, १, २, ७; ३, १,
 ३; २६; २७; ४, ९; ४, १, १०; २७;
 ५, १, २५; २, १७; ३, ८; ९; ६, १,
 २५; ४, ५; ९; २, १, ३, २; ५; २, १,
 १६; २, १; २; तै. १, १, २, ५; ९,
 ३; २, २, ५; ३, ३; ३, २, २; १०, १;
 ४, १, ५; २, ३; ५, ६; ८, ६; ५, ५, ४;
 ८, १; २; ३; ६, १, ६; ७; ७; ३; ४;
 ५; ७, १, ३; ६; २, २; ४; ५, ४,
 १; ६, ६; १०, ३; २, १, १०, २; २,
 ८, ५; १०, ३; ११, २; ३, १, १; ३;
 ४, १, ३, २, ९; ३, ६; ११; ५, २; ७;
 ६, १२; ७, ५; ८, ४; ७; ५, ३, १;
 ३; ४; ३; ६; ३; ७, ४; ८, १०; १२;
 ६, ३, २; ४, ३; ७, ६; ८, १; २; ४;
 १०, ५; ६; ११, ४; १०; १२, ३; ४;
 १४, ४; ५; ६; १५, २; ७, ३, २; ८, १;
 ११, १; १३, २; ३; १४, २; १६,
 २; १७, २; १८, ३; ८, ३, ३; ४; ६;
 ७; ८; ४, १; २; ३; ४; ५, ८; ८,
 ११; १२; ३, १, २, १; ५, २; ९; २,
 ५, १; ४; ९, २; ३, ५, १; ६, १; ७,
 ७; ११, ३; ४; ५, ७, ४; १०, ३; ७,
 ३, ६; ७; ४, १५; ५, १२; ७, १३; ९,
 २; ५-७; १०, ६; ११, ४; ९, १६, ३;
 १०, ६, १; ८, ८; ११, ३; ११, ५, १;
 ९, ६; तैआ. १, १, १; ५, १; २; ६, ३;
 १३, ३; २१, ३; २३, ६; २७, १; २, ३,
 १; ४, १; १८, १; १९, १; ३, ८, १;

११,६;७;८;१२,६;४,६,१;११,
 ७;८; ४२,२;५,१,६;२,९;५,१;
 ७,५;१२,३;७,१,१;४,१;१२,१;
 ८,८,१;१०,१,९; १०;१२; ६,१;
 १०,३;११,२;४०, १; तां. १, ३,
 ५;९;५,११; १४; ६, १,८; ७,२,
 २;५,६;१२; ८,२; ८, १,२; ४;
 ९;४,५;८;५,२; ११;८, ६;७;९;
 ९,२,२२;४,३;१४;५, ७;७,५;८;
 ११,११,१२; १२,५,२१;६,६;८;
 ८,५; १३, १; ४;२३; १३, ४,१;
 १४;१७;५, १५;२२; ६,९; १४,
 ४,५;११,२८;१२, ३;७; १५, २,
 ७;५,२०;११,९; १६,३, ८;४,३;
 ५;११; १७,५,१;१८, १,१;९;५,
 २;९,६; १९,४,७; १६,२;१८,२;
 २०,३,२;१५,६;७;२१,१,१;२२,
 ८,२;१४,२;२३,१०,२;२४,१२,
 ४; २५, १३,३; जै. १५;१७;
 २१; ३३;४७; ४८; ५०; ५३;
 ६३;६६; ६७; ६८; ७३; ११५;
 ११६;१३३;१३९; १४०;१४२;
 १४८;१४९;१५८; १६६; १७९;
 १८३;१८६;१९३;१९४;१९८;
 २०३; २०४; २०५; २०८;
 जैत. १, १०,२,५; २,१,७,२,२;
 ५;६, २,७; ३,२; ९,१, २;२,७;
 ११;३,५; २,५;१०,२,५;११,
 १, १;२;१४,२,८; ९;१०;३,१;४;
 ४,४;५; ६; १८,३, ९; ३,४,१,
 १;५,२,२;६,९, ६; ७;८; ७,३,
 २; ४, ५,१;७,२, १०;९, १,१;
 १०, ४, २;३; ११,३, १३; मं. १,
 ४,९;७,६;७;८,१; २,१,९;१६;
 मं. २; ष. १,१;५; ५,३; सा. २,
 ६,१;७; दै. १,१; गो. १,१, २५;
 २,१९;३,५;४,१०; २,१, ३;९;
 १७;१८;२२;२३;२,२;४;२०;
 २१;२२; ४,२;११;१६;५,१;
 ६;१३,१५;६,१; ४; ६;७;९;
 १०; १२; -द्रःऽव सांवा. १२,

२; तै. २,३,२,५;४, २,९; ४,७,
 १;७,१५,३; तैआ. ६,१०,१; सा.
 ३,६, ९; -न्द्रस्व ऐ. ३, १६;१९;
 २७; ४,५;८;२२;५,२; ७;८;१२;
 १८;१९;६,४;६;१०; १२;१५;
 १८;२०;२१; २३;३०; ७, १६;
 २४;२८; ८,७; १२; ऐआ. १, २,
 २;५,२;२,३,५;७;४, १,१; ५,२,
 १;३,१; शां. ३,६;४,१; ६,१५;
 १२,७;१४,२; १५,४; १६,१;९;
 २०,३;२१,३; २२,२;७; २३,
 ४;२४,५;८;२५,७; २६,१२;१५;
 २८, ३; ३०,१; शांआ. ११, १;
 १२,३; शा. १,६,३, १०; २,५,३,
 २०; ३,९,९;४,३,३, १;५,३,
 १;६,१,१०; ६,४; ५,१, ५,९,२,
 २,९;३, ५,३; ४, १,११; ४,११;
 ५,४,२५;६,३,२,४; ८,५, ३,८;
 ७,१,६;३, ७; ९,२, ३,३; २०;
 ११,१,६,१८; १२,१, ३, १५;८,
 १,३;४;३,२६; १४, १,३,२०;२,
 २,६;७; का. १, ५,२, १९; २,१,
 ३,५;२,१, १६; तै. १,३, २,२;
 ६,३;९; ४,२,१; ५,८,१; २;३;
 ९,१;११,३;४; ७, १०,३; २,२,
 ३,३;४;५; ७,२;१०,१;३,१,३;
 २,४;५;४,१,३;३,२; १०; ४,३;
 ५,३; ७,८; ५,६,४; ८,२;३; ९;
 ६,३,१;४,६;७,१;२; ३;४;५;
 ६;८,३;३; १०, १;२; ३;४;
 ५,६;११,१;३;६;७;९;१०; १२,
 ३;४;१३,१;३;१४,३; ६;१७,१;
 २;३;४;५;६; १७, ७;२०,१-
 ४;५;७,७,१;२;१३, १;२;३;
 ४;१४, २; १५,५;६; १६,३; १८,
 १;८,२,५; ३;४;५;४, १;२;५,८;
 ८,१२;९,७; ३,२,५,४;३,६,१;
 ५,३,२;५,१; ७,१,८; ९,१;२;३;
 ११,५,२; तैआ. १,२७,५;२,१८,
 १; ३,२,१;११,२;४;९; ४,४२,
 ३;५,७,४;६,३, २;१०,१,९; तां.

५,४,१४;९, २,२२;४, ३;५;१२;
 १४;१५; १०,८,१; ११, ४,४;७,
 ३;१०,४;११,४;१२,४,४;५,१९;
 १३,१;१४,५,१५;६, ८;८,५;६;
 ११,१; १५, २, ७;५, २४; १९,
 ७,५;१९, १;२०, ३,२; ष. १,७;
 मं. २,३, २१; सा. १,३, ८;९;४,
 ४;५,१३;२,१,५;५, ६;७;८; ३,
 ४,८; जै. ५,३;८;५; ११६;१३०;
 १३३; १४०; १४१; १४८;१६६;
 १७२;१९३;१९४; १९९; जैत.
 १,२,२,२;२,३;६,२,८; १४, ४,
 १;१६,२,७; ४,८, ४,६; १०,३;
 ११; गो. १,२,१९;४, १०; २,२,
 ४;२०;३,१४; ४,२; १६;५, १;
 ६;७; १२;१५; ६, २;३; ५;९;
 -न्द्रस्वइव वा. ८,७,१,६; तै. १,
 २,१,१८; -न्द्रस्व ऐ. २,२;२४;
 ३,२२;२४;३८;४,२०;५,१;२;
 १२;१७;२०; ६,२०; ७, २८;८,
 ७; ऐआ. १,२,१;२; २, २,३;
 ५,२,१;२; शां. ५,४;५; ६,१४;
 १२, ३; १४,५; १५,४; १६,८;
 २०,४; २२,४;२४,२; २७, २;
 ३;३०,२; शांआ. १,१;२;४;६;
 २,१६;४,६;५,१; शा. १,२,४,६;
 ६,३,१०;७,१,१९; २, ५,३,१८;
 ६,४,८;३,२,१,२९; ४,२, २;६,
 १, २२; २५; ७, १, १७; ४,२,
 ३,६;५,२,२;३,३, ६;५,४,८;६,
 ६,५; ५,१,३,४;४,३;५,३; ३,३,
 १२;५,२;२७;४,२,२;३;३,४;
 १८;२७; ४,१५-१९;५, ४, २२;
 ७,४,१,४२; ५,१, २५; ८,४,२,
 ४;११,१,३,४; ५,४, २;९, १३;
 १२,१,३,१५; ७,३, १;१;१०;८,
 १,१; १४, १,२, १२;३, २०;२,
 १,८;३,१,२९;४, २२; का. १,
 ५,२, १७;६, ४,९; २,२,२, ५;
 तै. १,१,४,८; ३,५,२; ८,३;५,१,
 ३;४;५;६, ३,९; ७,६;८; १०,५;

८,२,५,५,१; २,२, १०, ४,४,२,
 ४,५,१,७,८; ५,३,२; ५,४,१,८;
 १२,६,१,२; ३,२, १,३; ४,१,५;
 ६,५,३; ७,३; ८,४; ११,२,७,१५,
 ६; ८,४,३; ३, २,२, ८; ९,१,३,
 ६,९; ५,७,६; ६,२,१; ७,६,१४;
 १४, ३; १०, ११, ६; ७; तैआ.
 १,८,८; ३,९,१,११, १,३,५; छ,
 ३,१,५,३,४२,२; ८,८,३; ४; १०,
 १,४; तां. १,३,५,६,८; ६,१०,८;
 ७,२,२; ९,२, ६,८; १५; १२,
 १२,१०; १३, ११, १०; १४, २, ५;
 ३,४,४, ७, २, १, २, जै. १७, १०२;
 १३९, १४९; १९३; १९८; ष. १,
 १, ४, ४; वै. २, ८; मं. १, ६, ७;
 २, ७, ४; सा. ३, ६, ५; आ. १,
 ६; १७; ७३; ९०; १०७; १२९;
 १३१; १७०; १८१; १८२; १९८;
 २००; २११; २३३; २३६; २४८;
 २५३; २५८; २६३; २६६; २७१;
 २७२; २७४; २९१; ३१०; ३२२;
 ३२३; ३३३; ३४४; ३५०; ३५२;
 ३७२; ३७३; ३७९; ३८१; ३९३;
 ३९८; ३९९; ४०५; ४१२; ४२७;
 ४३७; ४५३; ४५६; ४७९; ४८०;
 ४९४; ४९९; ५०४; ५११; ५१२;
 ५२५; ५६१; ५७२; २, ३, ९, ४,
 ७-९; ७, ७; ८, ३, ४; ९-१०; १८,
 १; ७; ९-१०; २४, ४; ९; २५, ९;
 जैआ. १, ६; १३१; १७०; १८१;
 १९५; २००; २११; २३३; २३६;
 २६३; २६६; २७४; २९१; ३२२;
 ३२३; ३२६; ३३३; ३४५; ३५०;
 ३७२; ३७९; ३९३; ३९९; ४०५;
 ४१२; ४१९; ४५३; ४५६; ४८०;
 ४९४; ५०४; २, ५, ७; १३, ११;
 १५, ४; १७, ३; २३, ३; १०; जैउ.
 ३, १, ३, ७; सं. १; गो. १, २, २१;
 ४, १०; २, १, २; २२, ३, २३;
 -न्द्रा तै. १, ७, १, १; २, ४, ५, ७;

६, १२; ७, ५; तैआ. छ, ९, ३१; ५,
 ८, २१; -न्द्राव ऐ. ५, ३४; ७, २३;
 ऐआ. २, ३, ६; शां. २, ७; १७, ४;
 शांआ. १५, १; श. १२, १, २, २;
 तां. १०, ८, १; वं. २; गो. १, ४,
 ९, २, ६, २; -न्द्राय ऐ. १, २६;
 २, २०; ३, १२; १३; ४, ६; २५;
 २९; ३१; ५, ४; ६; १६; १८; २७;
 ६, ११; १८; ७, ३; ८, ८; २०; ऐआ.
 १, २, १; ५, १, १, २, २, ५; शां. छ,
 १, २; १४, ३; १६, १; १६, ८; २५,
 ७; २७, २; २८, २; २९, २; ३०, १;
 शांआ. २, १०; १६; श. १, ६, २, ४;
 ४, २१; ७, १, ६; ३, २, ४, २०;
 ५, ४, ८; ९, ४, ५; ९; १८; छ, २,
 १, २३; २, ७; ३, १०; १३; ३, १६;
 ३, ३, १०; १३; ४, २३; ४, ३, ७;
 ५, ३, ९; ५, १, २, ४; ३, ५, ९, ५,
 ४, १; ४, २०; २४; ७, १, ४,
 ११; ८, ४, २, ४, ५, ३, ८; ११, १,
 ३, १, २; ४, ४, ३; ५, ५; ७; ५, ९,
 ७; १२, ४, १, ९; ६, १, ९; १७, ४;
 ७, ३, ६; १३, १, ३, ३; २, २, ९; ५,
 ४, ९; १३; १४, २, १, १३; २, ६;
 ७; ८; तै. १, १, १, ५; ३, ६, ३;
 ४, ३, १; २; ६, ७, ३; ७, १,
 ३, ७; ८, ५, ४; २, ४, ३, १२; ५, २;
 ७, ३; ५, ४, १; ८, १, २; ६, १, १;
 ४; ७, ३; ४; ५; ८, ४; ११, १; ३;
 ४; ५; ७; ८; ९; १२, १; २; ४; १३,
 १; ३; १४, ४; ५; १५, १; २; ७,
 ७, २; ३; १३, ४; ८, ४, २; ८, ११;
 ३, १, २, २; ३, ३; ५, २; २, १, ५; ३,
 ८; १०; ५, ७, ३; ७, १, ६; ४, २;
 १३; १६; ६, १२; तैआ. १, ६, २;
 ३, ११, ७; छ, ८, ३; ९, ३; ५, ७, ४;
 ८, २; १०, १, १२; तां. ८, ४, ५;
 ९, २, २; ७; ११, ३, १; १३, ६, ३;
 ९, १; १६, ४, ३; १८, १, १९; २१,
 १, ५; १४, ५; १८; ११-२२; ष.

५, १; ३; मं. १, ८, ५; सा. १, २,
 ५; ३, ४; १०; ८, १०; ३, ३, ५; जै.
 १४९; १६४; जैउ. ३, ७, ३, २;
 गो. २, १, ३; ९; २, ४; २१; ३, १०;
 २३; ५, ३; -न्द्रे ऐ. छ, २२; शां.
 १६, ८; श. १, ६, ३, २२; ३, ४, २,
 १५; छ, ५, ४, ४; १३, ४, २, १३;
 तै. २, १, १०, २; ३; ४, ३, १; ६,
 ११, ५; ६; १२, ४; १३, ३; १४, १;
 २; १९, १; २; २०, १-४; ५;
 ३, ७, ६, १३; तां. ११, ७, ३; १४,
 ८, ७; जैउ. १, १८, ४, ६; -न्द्रेण
 ऐ. ३, ४; २०; ५०; ६, ४; ७; शां.
 ५, ५; २३, ४; २६, १३; श. १, २,
 ३, २; २, ६, ४, ४; ७; ५, ४, ५, २;
 ९, २, ३, ३; ४, ५; ११, १, ५, ७; ८;
 १४, १, १, ९; २२; ९, ४, २, १; का.
 १, ६, ४, ५; ८; तै. १, ८, १, १; २,
 ४, ७, २; ५, २, ३; ६, १०, ६; १८, ३;
 ३, ६, २, २; ७, ४, ३; ५, १०; ९, १;
 तैआ. छ, २, १, १; तां. १०, ८, १;
 १२, २, ६; जै. ४८; गो. २, १, २३;
 ५, १३; -न्द्रौ श. ५, ४, १, १, ५;
 इन्द्राङ्गि-न्द्रा: जै. १८२; १८३;
 इन्द्राणी-णी श. १०, ५, २, ९;
 १४, २, १, ८; तै. २, ४, २, ७; ३, २,
 २, ७, ५, १२, १; -णीइव तै. ३,
 ५, १३, ३; ७, ५, १०; -णीम् सा.
 २, ६, २; -ण्या: श. १४, २, १, ८;
 जैआ. १, १२१; १३०; २०३; २९२;
 ३९३; ४६७; आ. १, १२१;
 १३०; २०३; २९२; ४६७; २, ८, ७-
 ८; -ण्यै तै. ३, २, २, ७.
 इन्द्र-कुक्षि-क्षी तां. २५, ११, १;
 ४; १२, १; ६.
 इन्द्र-क्रोश-शे तां. १३, ५, १५;
 जै. २०४.
 इन्द्र-गाथा-धा: ऐ. ६, ३२; शां.
 ३०, ५; गो. २, ६, १२; -थाभि:
 ऐ. ६, ३२; गो. २, ६, १२.

†-मैसं. २, ९, ९; 'इन्द्राय' इति पाठः। †'इन्द्रो' इति मुपा. चिन्त्यः। तु०= य. १०, १६। †'इन्द्रो देवताऽस्याः' इति।

इन्द्र-गृह- -हे तां. १५, ११, ९.
 इन्द्र-गोप- -पः श. १४, ५, ३, १०.
 इन्द्र-घोष- -षः श. ३, ५, २, ४;
 -षाः तैआ. १, २०, १, २५, ३.
 इन्द्र-ज्येष्ठ- -ष्ठम् ऐआ. ५, ३, २;
 -ष्टाः ष. ४, ६; -ष्ठेभ्यः तै. ३, ७,
 १०, ४.
 इन्द्र-ण(त→)ता(√नम्)- -तया
 जै. १२३; इन्द्रेणता द्व.
 इन्द्र-तनु- -नूः शां. २२, ४.
 इन्द्र-तम- -मः तैआ. ५, ८, १२;
 -मे ऐ. १, २२; श. १४, २, २, ४२;
 तैआ. ४, १०, ५, ५, ८, ११, १२.
 इन्द्र-तस्(ः) तां. १३, ६, ५.
 इन्द्र-तुरीय- -यः ऐ. २, २५; -यस्
 श. ५, २, ४, ११; १३; तै. १, ७,
 १, ३; -यस्य तै. १, ७, १, ३;
 -येण श. ५, २, ४, ११.
 इन्द्रतुरीय-त्व- -म् तै. १, ७, १, ३.
 इन्द्र-त्व- -त्वम् तै. २, २, १०, ४.
 इन्द्र-देवत्व- -त्वानि ष. ५, ३.
 इन्द्र-शुभ्र- -भ्रः श. १०, ६, १, १;
 का. १, १, ४, ५; जै. ९५^३; १६३;
 -भ्रम् श. १०, ६, १, ८; जै. ९५;
 -भ्रस्य जै. ९५.
 इन्द्र-द्वितीय- -याः गो. २, ६, ६.
 इन्द्र-धनुस्- -नुः तैआ. १, ५, २.
 इन्द्र-नक्षत्र- -म् श. २, १, २, ११;
 का. १, १, २, ७.
 इन्द्र-निहव- -वः ऐ. ४, २९; ८, १;
 शां. १५, २^३; ३.
 इन्द्र-पत्नी- -नी तै. २, ८, ८, ५; ३,
 ११, १, २०; -नीः तै. २, ६, ७, ५.
 इन्द्र-पान- -म् शां. २४, ८.
 इन्द्र-पीत- -तः तां. १, ५, ५;
 -तस्य तै. ३, ७, १०, ६; तां. १,
 ५, ४; १३; १६; ६, १, २; ९, ९, ११.
 इन्द्र-प्रजापति- -ती शांआ. ३, ३;
 ५; तै. २, ८, ८, १०.
 इन्द्र-भाजन्- -म् श. ३, ४, २, १५.

इन्द्र-भू- -भुवः वं. २; -भूः वं. २.
 इन्द्र-भूत- -म् गो. १, २, १९^१.
 इन्द्र-योनि- -निः तैआ. ७, ६, १.
 इन्द्र-राजन्- -जानः तै. १, ५, ६, ४.
 इन्द्र-रूप- -पम् ऐआ. १, २, १.
 इन्द्र-लोक- -कः श. ८, ५, ३, ८;
 -कम् शां. २०, १; शांआ. ३, ३;
 -कात् श. ८, ५, ३, ८; -के श.
 ८, ५, ३, ८.
 इन्द्र-वज्र- -ज्रे आ. जैआ. १, ३२६.
 इन्द्र-वत्- -वत् श. १४, २, १, १४^४;
 -वन्तः ऐ. ५, ३४^३; शां. २०, ४;
 २१, ४; २३, ३; श. १३, ५, १,
 १२; तै. २, ६, १६, २; तैआ. ४,
 ४, १; तां. १, ३, ८, ५, १२; १५;
 ६, ३; गो. २, २, १४; -वन्तौ तै.
 २, ४, ५, ७; -वान् तै. ३, ३, ७, ८.
 इन्द्र-वती- -वतीम् शांआ. १२,
 ३; -वत्यः तां. १३, ९, २९;
 -वत्या श. २, ३, १, ३७; ३८; का.
 १, ३, १, २६; २७^३.
 इन्द्र-वायु- -युभ्याम् श. ४, १, ३,
 १९; -यू ऐ. २, २५; ३, ४; ऐआ. १,
 १, ४; -यू ऐआ. १, १, ४; श.
 ४, १, ३, १९; -व्योः ऐ. २, २५;
 शां. १४, ४.
 इन्द्र-वाह- -वाहा ऐ. ४, ३२; शां.
 २०, ४; २२, २.
 इन्द्र-विभक्ति- -क्तिः तां. १०, ८, १;
 -क्तेः तां. १०, ८, १.
 इन्द्र-शशु- -शुः श. १, ६, ३, ८; १०;
 तै. २, ५, ४, ४.
 इन्द्र-श्रेयस्- -यांसि जैआ. २, १९,
 ३.
 इन्द्र-श्रेष्ठ- -ष्ठम् जैउ. १, २, ३, १;
 -ष्टाः श. १, ६, ३, २२; ३, ४, २, २;
 -ष्टानि शांआ. ४, ११.
 इन्द्र-सखि- -खा तै. २, ४, ७, ८; ५,
 ७, १.
 इन्द्र-सामन्- -साम जैआ. १,

४७२^३; ५१८; आ. १, ४७२; -मनी
 आ. १, ५१८; ५७०; जैआ. १,
 ४६९^३; ५७०; -मानि आ. जैआ.
 १, ५१८.
 इन्द्र-सारथि- -थिः ऐ. २, २५.
 इन्द्र-सूक्त- -क्तम् शां. २२, ४.
 इन्द्र-स्तु(√स्तु)- -त् श. १३, ७,
 १, ४.
 इन्द्र-स्तोम- -मः तां. १९, १६,
 १; २५, १, १; ४; २, १; -मौ तां.
 १६, ४, ८.
 इन्द्रा←इन्द्र
 इन्द्रा(न्द्रञ्ज-)पिन्- -मिभ्याम् ऐ.
 ६, ४^३; शां. २८, ६; श. ४, २, ३, १४;
 १७^३; द्वि. २, ३, ३; ८, ३, १, ४^३; ५;
 ११, १, ४, ४; १३, १, २, ६; तै. २, ४,
 ८, ३; ३, १, ४, १४^३; ६, ९, १; १५,
 १^३; ८, ७, १, ९, ३; सा. १, २, ५; गो.
 २, २, १; -मिभ्योः तै. १, ५, १, ३;
 ३, ५, ७, ६; ६, ११, ३; ४; १२, १;
 -मि ऐ. २, ३७; द्वि. १०; ऐआ.
 १, ५, १; ५, ३, १; श. ८, ३, १, ८;
 का. १, ४, १, १०; तै. २, ८, ५, १;
 ३, ६, ११, १; तैआ. २, ३, १; ४,
 ३१, १; तां. ९, ८; ११, २, ३, १२,
 ८, ८; १३, २, ७; १५, ८, ४; सं. १,
 ५, १२; गो. २, २, २०; ३, १५;
 -मि श. ४, ३, १, २४; तै. २,
 ४, ८, ३; ३, ५, ७, ३; ६, ८, १, १;
 ७, ८, ३^३; -मि ऐ. २, ३६^३; ३७^३;
 ६, ४; ६^३; शां. ३, २, ६^३; ४, १४;
 ५, ४; १२, ६^३; १६, ११; २४, १;
 शांआ. २, १३; श. १, ८, २, १६;
 ३, ३; २, ४, ३, ५^३; ६, ७; ४, १३,
 १७; ५, २, ८; ३, ६, २, १३; ९, २;
 १४; ४, २, २, १४; ३, १, २; ३; ५,
 २, ४, ११; द्वि. १, २, २८; २, ३, ३;
 १०; ३, ३, २१; ६, २, ७; ४, ६;
 ७, ४, १, ४२; ४३; २, १६^३; ८, ३,
 १, ३^३; ४-६; ७, २, ६^३; ९, २, ३, २२;

५, २, १०; १०, ४, १, ५; ६; ७; ९;
५, ४, १, ५; ११, १, ४, ४; १३, १, २,
६, ५, ३, २; का १, ३, २, ५; ६; ७;
४, ८; १०; ५, १, ६; तै. १, १, ६, ५;
२, ५, १; ६, १, १०; ४, ३, ४; २, ६,
१८, ४; ३, १, १, ११; ४, १४, ५,
३, २, ५, १; १०, ३; ६, ८, १; २; ११,
१; २; १२, १; ७, ४, १६; ६, १४;
१४, २; ८, ७, १; ११, १, ६; तां.
१९, १७, १; २४, १७, २; ३; २७,
११, ३; ३; मं. २, ४, १४; जै. ९९;
१५६; दै. १, १; व. ३, ७; गो.
२, १, २, २; २, १; ५, १२; -म्रीडइव
मं. २, ४, १४; -मन्योः ऐ. ६, ७;
शा. १, ८, ३, ३; ४; ३, ९, २, १४;
तां. १९, १५, १; १७, १; २५, ११,
१; ४; जैआ. १, ६१; गो. २, ४,
१३; ५, १३.

इन्द्राणी-सामन्-मनी-आ. १,
४६९.

इन्द्रा-पर्वत- -०ता श. ४, ६, ९, १४.

इन्द्रा-बृहस्पति- -तिभ्याम् ऐ. ६,
३६; -स्योः गो. २, ४, १६.

इन्द्रा(-न्द्रआ-)यतन, ना- -नः श.
१२, ८, २, २४; ३, २५; गो. २, ५,
७; -नाभिः ऐ. २, २.

इन्द्रा-वसन्- -०णा ऐ. ६, १२; गो. २,
३, २२; ४, १५.

इन्द्रा-विष्णु- -०ष्णू ऐ. ६, १२; गो.
२, २, २२; ४, १७; -ष्णोः गो. २,
४, १७.

इन्द्रा(-न्द्रअ-)त्रिवन्- -०ना श.
१४, २, १, १९.

इन्द्रा-सोमीश- -म् तै. १, ७, २, ३.

इन्द्रे-ण(त→)ता(√नम्) तां. १५,
५, २०.

इन्द्रे(-न्द्रइ-)वित(√१इष्)- -ताः
तै. २, ४, २, २.

इन्द्रे(व्य→)व्या(√२इष्)- -व्या
जै. १४९; तां. २१, १, ५९; ६९;
-व्याम् तां. २१, १, ६९.

इन्द्रो(-न्द्रअ)-तु- -तः श. १३,
५, ३, ५, ४, १; जैउ. ३, ७, ३, २;
वं. २; -तात् वं. २; -ताय जैउ.
३, ७, ३, २.

इन्द्रिय- -यः तां. ८, १, ७; १३, ७,
४; -यम् ऐ. १, ५; १३; २८; २,
२४; ५, २; १८; २१; ७, २३; ८,
२; ३; ४; २०; २७; ऐआ. १, २, २;
शां. २६, १२; १६; श. ३, १, १,
१५; १९; ४, ३, ५, १२; ५, २, ३, ८;
३, ५, ७, ४, ३, २; १०; ११; ५, १०;
१२, २, १, ८; ४, १, ९; ७, १, १, १०;
१४; २, १; ३; ९; ११; १२; १६;
१८; ३, ४; ५; ९; १०; १२; १३, १,
१, ४; ५, ६; २, ५, ३; ४; ६, ३; ५; ७;
४, २, १०; १४, ३, १, २, १; ९, ४, ५;
६; तै. १, १, २, ६; ४, ३; ४; ५; १०;
१०, ५; ३, ३, २; ४, ३; ६, ९; ८; ४;
१०, २; ४, १, ५; ६, १, ७; ९; २,
६; ७; ७, ४; ७, ३, ३; ६, ५; ८; ७, २;
८, ४; ८, १, १; २; २, ५; ३, ३; ५, १;
३; ६, १; ३; ६; ९, १; २, १, ५, ६;
२, ८, २; ३; १०, ४; ६, १, ३; २, १;
२; ३; ५, ५; ७, ४; ५; ११, १; ३; ५;
६; ७; ८; ९; १२, १; १३, १; २;
३; १४, १; २; ३; ४; ६; १७, १;
२; ३; ४; ५; ६; ७; १८, १; २;
३; ४; २०, १; -४; ५; ७, १८, ३;
३, १, १, १; २, २, ८; ५, १०; १, १;
३, ६, ९; ७, ८; ९, ८; ७, ३, ७; ४,
१६; ६, १२; ७, १३; ९, ४; १०, १;
१४, १; २; ९, ४, ६; ७; ८; तैआ.
१, ३२, १; ३, ११, ८; ४, २, १, १;
४२, २; तां. १, ३, ५, ५, ११; १४;
६, ९, २६; ९, १०, २; ११, ५, ११;

१३, ४, १; ७, ४; १०; ८, १; ४; ५;
१८, ९, २; ४; ५; २१, ५, ६; जै.
५१; १२७; १४६; १४८; १६५;
१८५; जैउ. २, १, १; आ. १, ९०;
जैआ. १, २४९; मं. १, ६, ३३; गो.
१, २, २०; २, १, ११; -यस्य वा. १२,
७, २, १८; ८, २, १६; १३, २, ५, ४;
४, २, १३; तै. १, ३, ८, ५; ८, १, २;
२, ५; ५, २; ९, १; २, ३, ४, १; २;
५; ६; तां. ५, ५, २१; ९, ५, ९;
११, ६, ७; १०, ४; १३, ७, ९; ८, १;
४; ५; १४, १, २; १५, १, ६; १८,
६, १६; ११, ३; ४; जै. १३२;
१६५; जैआ. १, २४९; २७२;
-याणाम् ऐ. १, १२; गो. १, ५,
१६-१९; -याणि ऐ. १, १२;
२१; ऐआ. ३, २, १; शांआ. ४,
१५; वा. १२, ७, १, ९; ८, १, १;
तै. १, ८, ६, ६; २, ६, ४, ६; ७, ५;
१२, २; १४, ४; ५; तैआ. १, २, ४;
१९, १; तां. २, १४, २; २२, ४,
३; गो. १, १, १७-२१; २, २;
-यात् जै. १२७; -याय श. ५,
३, ३, १२; ४, २, ३; ३, १८;
१२, ८, १, ३; ३, २६; तै. २, २,
३, ५; ६, ३, १; ८, ५, ७; ३, ७, ५, २;
तैआ. ३, २, १; ४, १०, २; ५, ८, ६;
१०, ६, १; मं. १, ७, ४; -ये ऐ.
२, १७; ४, १९; ६, २; ऐआ. १,
२, २; वा. २, ४, ३, २५; १२, ९,
२, ३; का. १, ५, १, २३; तै. १,
३, ७, ७; ७, ६, २; १०, ६; ८, २, २;
६, ३; ५; ९, १; २, ६, ६, २; ३, ७,
१, ७; ८, ५, ४; २०, ३; ९, १४, ४;
१२, ५, ८; -येण ऐ. १, २८; ७,
२३; ८, ७; ९; वा. ४, २, २, १०;
५, ४, २, २; ५, १०; ६, १, १, २; १२,
७, २, १६; १४, ९, ४, ७; ९; १०;

† 'इन्द्रनी-' इति मुपा. । ‡ 'इन्द्रेणऽनता' इत्यत्र वर्णलोपे रूपसिद्धिः । द्वयो (Leyden mss) रन्धतरस्मिन्
हस्तलेखे ब्राह्मणं (११, १, ७, ८) च 'इन्द्र-णता' इति पाठ उपलभ्यते गद्र. । लाञ्छा (४, १, ७) तु यथोपरि
मुद्रितस्तथैव पाठ इति C. । § 'इन्द्रियैः व्या(व्या ?), -व्या(व्या ?)म्' इति मुपा. । प्रकरणतो जै. मुपा. एवादतिव्यः ।

तै. १, १, ४, ९; ३, १०, २, ६, १, ७;
७, ६, ६; २, ६, ५, ३, ८, ३, ६; ३,
७, १, ३; ३, १, ७, १०, २; तां. १,
३, ५, ६, ६; ६, ९, २, ६; ९, ६, ७, ८;
१०, ३; १८, ११, १, ३; १९, १६,
५; २१, ५, ६; गो. २, १, १६; ५, ५;
-बन्धः शा. ४, १, १, २२; २, २, १;
-यैः शांआ. ४, १, ५; तै. २, ६,
१२, ३.

इन्द्रिय-काम-स्य तै. २, १,
५, ६.

इन्द्रिय-जीव†-वानि तैआ. १,
७, २.

इन्द्रिय-वन्-वन्तम् शा. ६, ३,
२, ४; -वान् ऐ. १, ५; जैउ. १,
१४, २, ११; गो. २, २, १४.

इन्द्रिय-वत्तम-मे शा. १४, २,
२, ४२.

इन्द्रिय-संयम्-मः शा. ११, ५,
७, १.

इन्द्रिय-ह(√हन)-हाः मं. १,
७, १.

इन्द्रिया(←य)-वत् तै. २, ६, ४, ६;
७, १, ५, ३; तैआ. १, ७, १; -वतः
शा. ४, ४, २, १२; तै. १, २, १, २६;
तां. १, ५, ४, १३; १६; ६, १, २; ९,
९, ११; -वान् शा. ३, ९, ३, २, ५;
तै. २, ७, १६, १; तां. १, ७, ५, ५.

इन्द्रिया-दिक्(-य+विनि)-वि
तै. १, ७, ५, ४; ८, २, ४; ३, ३; -वी तै.
१, १, २, ७; २, १, ५, ६; २, १०, ४.

इन्द्रियैष्या-इन्द्रिया-गद.

√इन्ध्(√इध्), इन्धे शा. २, ३, ४, ६;
६, ७, ४, ३; का. १, ४, १, ५; इन्धते
ऐ. २, ३, ४; ऐआ. ५, २, ३; शा. १०,
५, ३, १०; ११; ईधे शा. ६, ४, २,
३; ७, ४, ५; ऐन्ध शा. ६, १, १, २;
ऐन्ध शा. ६, १, १, २; ४, २, ३; ४;

ऐन्धत शा. १, ४, १, २, ५; २, ५;
इन्धीत तै. १, १, ९, ९; इन्धीरन्
ऐ. ७, २; शा. १२, ५, १, २.

इद्-दः शा. ६, ७, ३, २; जै. १८, १;
-दम् शा. ६, ५, ४, ५; ११, २, ६,
२; -द्वाः शा. ६, १, १, २.

इष्-धमः शा. १, ३, ३, १८; ५, १;
५, १, ३; ३, ५, २, १; ६, ३, ६; ६, २,
१, २०; ११, २, ६, २; १२, ८, २,
३६; ९, १, ११; १४, ९, ३, २, १; तै.
१, ६, ८, ६; ७, ३, ८; २, १, ५, २; १०,
२; ३, २, १०, ३; ७, ६, १८; तैआ.
३, १२, ३; ष. ३, ८; सा. २, २, २;
गो. २, १, २; -धम् शा. १, २,
५, २, १; ४, १, ३८; २, ५, २, १, ४;
६, १, १२; १४; २, १; ३, ५, २,
१; २; ६, ३, ४, ९; १०; १४; ९, २,
३, १; १२, ४, ४, ६; ७; का. १, ६,
१, ११; तै. २, १, १०, १; ३, २, १०,
३; १२, ९, ६; तैआ. ६, २, १; १०,
६, १; मं. २, ४, ३; सा. २, ६,
१४; -धमस्य शा. १, ३, ३, १८;
४, १, ३८; ५, १, ३; ११, १, ७, २;
-धमस्यऽइव तै. २, ४, १, २; ३, ७,
६, १७; २४; तैआ. २, ५, २; -धमाः
ऐ. ५, २८; -ध्मात् तै. १, ६, ८, ६;
-ध्माय गो. २, १, २; -ध्मेन शा.
१, ३, २, १; तैआ. ३, ८, २; -ध्मौ
शा. २, ५, २, १९; का. १, ५, १, १६.

इष्म-दाह-रूणि तै. ३, ३, ७, १.
इष्म-वत्-त् तै. २, १, ३, ८.
इष्म-वाह-वाहौ तां. २, ५,
१८, ४.

इष्म-सं-वश्चन(√वश्च्)§-नानि
तै. ३, ३, ९, ९.
इष्म-सन्महन(-म्√नह)-नानि
शा. १, ५, १, २; ३; -ने तै. ३, ७,
६, १८.

इष्मा-बर्हिः-बर्हिः का. १, ६,
१, ९; २, २, ३, १९; तै. १, ६, ६,
५; ३, २, ३, १; ९, १४; १०, २.

इन्ध-न्धः शा. ६, १, १, २; १४, ६,
११, २; -न्धम् शा. १४, ६, ११, २.
इन्धान-नः शा. ६, ७, ४, ३; तै. १,
२, १, १३; १५; २, ८, ५, २; -नाः
शा. २, ३, ४, २, १; ८, ६, ३, १८;
का. १, ४, १, १६; गो. १, २, १९;
√इन्ध्, इनीमसि सा. १, ८, १०.

इन्धक्, क्वा-कम् जैआ. १, ४, ३;
-काः तै. १, ५, १, १; -काभ्यः तै.
३, १, ४, ३.

इन्धित-म् तै. १, ४, ४, ५.
इन्धित-त्त्विल-लःऽइव शा. ४, ५, ८,
११.

इम्(←इदम्)-था शां. २४, ९; शा. ४,
२, १, ९.

√इयक्ष(←√यज्), इयक्षसि तै. २,
८, १, २; इयक्षाक्के जै. १३५;
१३८.

इयक्षमाण-णम् गो. १, २, १५.

इयत्(इदम्+र्था(←वोत्पु)-यत् शा.
३, २, २, २, ५; तै. १, १, ४,
१; ७, ९, ५; तां. २०, १६, ६;
जै. ३७; -यतः शा. २, १, २, १७;
का. १, १, २, ११; जै. ४७; १६८;
-यति तै. १, १, ५, ७; तैआ. ५,
९, १; -यन्तः जै. १४७; १६८;
-यन्तम् तै. ३, ३, ६, ६; तैआ.
५, ३, ४; -यान् ऐ. २, १३; तै.
३, ७, ४, ११; तां. २०, १६, ६.
इयती-ती शा. १४, १, २, ११;
-तीः तै. १, १, ९, ४, ५; तैआ. ४,
३, १; -तीम् तै. ३, २, ९, १०; जै.
१४७.

इयत्-कुमारक-कः जै. १००.

इयत्-प्रिय-यः जै. ९५.

† मुपा. स्वरस्तु चिन्त्यः । ‡ 'इन्द्रियवान्' इति मुपा. चिन्त्यः तु. = तै. १, ७, ७, २; । § 'वश्चन' इति पाठः
साधुः स्यात् । ¶ उभयपदप्रकृतिस्वरत्वं ज्ञेयम् । ¶ = तै. १, २, ५, २, १; 'इष्मं । बर्हिः' इति पाठः । ॥ मुपा.
अन्गोऽशतत्वं चिन्त्यम् । ॥ = साम. १, २, २, ४, २ सा. तु √मिनातेराह । ॥ 'एयतः ?' इति पाठो न स्यात् ।

इयद्-वृहत्- -त् जै. १९२.
 इयञ्जा-(-त्+ना-)मन्- -ञ्जा जै १२४.
 √इयस्(←यस् ?)†, इयस्यते श. २,
 २,३,१०.
 इयसा श. २,२,३,३.
 इयसित्- -म् श. १,९, २,१४; २,
 १,४,२७; का. १,१,४,२४.
 √इर → √इड्, क् गद्र.
 इरज्य(√इरज्)- -म् श. ७,३, १,३२.
 इरज्यत्- -न्ती तै. ३,५,७,३.
 इरं-मद्- -म् श. ६,६,३,९.
 इरा(डा,का गद्र.)- -रया श. ६,६,३,
 ९; -रा ऐ. ८,७; तै. ३,७,५,३;
 १०,१,१; १२,९,५; तैआ. ६, ६,
 २; जै. ६२; -राम् ऐ. ८, ८; श.
 ७,२,२,२; -रायाम् तां. ८, ६,
 १०; -रायै ऐ. ८, ८; तै. ३, ४,
 ९,१. इडा- गद्र.
 इरा(का)न्द- -म् आ. २,१९,१.
 = इडा(का)न्द- गद्र.
 इरा(-राऽअ)-ञ- -म् तां. ५,३,२.
 इरा-पत्नी- -नी तां. २५,१८,४.
 इरा-मणि- -णिम् शांआ. १२, ४;
 ५; ६.
 इरा-मय- -यः ऐआ. २,१,३.
 इरा-वत्- -वान् तै. ३,१०,१,४.
 इरावती- -ती ऐ. ७, १३; श.
 ३,५,३,१४; तैआ. १,८,२; -तीः
 तै. ३,७,६, ११; १२; -तीम् तै.
 २,४,५,४.
 इर्य(-रा+यत्)- -र्यः तै. २,५,१,१.
 इर्य-ता- -यै तै. ३,४,५,१.
 इरिण(√ऋ)- -णम् श. ५, २,३,२;
 ७,२,१,८; जै. ३०; -णे श. ५,
 २,३, ३; तै. १,६,१, ३; ७,१,९;
 २,२,१,७.
 √इल्-ळ्, √इड् गद्र.

इळव-इडव गद्र.
 इळा(ळा) इडा, इरा गद्र.
 इळ-वृद्ध- -र्द्धः; -र्दाय तै. ३,८,२०,५.
 √इड्, एषति ऐ. १,३०; इड्यति श.
 ३,६,१,२५; इष्णन्ति श. ७, १,
 १,२४; इड्यसि शां. ७, ९; इड्य
 श. ३,९,३,१५; जैउ. ३,४,४,३;
 ऐष्णात् श. ७,३,१,२३.
 इषव्य(←इषु)- -व्यः श. १३,१,९,
 २; तै. ३,८,१३,१.
 इषित्- -त्तः ऐआ. १, १,४; श. ७,
 २,३,२१; तै. ३,६,३,२,४; १५,
 १; तैआ. ४,३१,१; जैउ. १, ११,
 २,६; -त्तम् तै. ३,२,९,८; ३,८,
 ११; जैउ. ४, १०, १, १; -त्ता
 ऐ. २,५; २८; ३७; श. ४,३,१,२४;
 -त्ताः श. १,८, ३, १०; ९,१,१;
 का. १,६,१, ३०; तै. ३,३,८,११.
 इषीका- -कया श. १०, १, ५, ४;
 जै. १२३; -का शां. १८, ७; श.
 ४,३,३,१६; तां. १५,५,२०; गो.
 २,४,६; -काः तै. ३, २,५, १०;
 ८,४,३; -काणाम् श. १, १, ४,
 १९; का. २,१,३,२१; -काम् श.
 ४,३,३,१६; ५,१,२,१८; १२,९,
 २,७; तां. १५,५,२०; जै. १४०.
 इषु- -षवः ऐ. ८,११; श. २, ६,
 २,१; ५,३,५,२९; ४, २,२; ७,३,
 १,२९; ९,१,१, ३५; ३६; ३७;
 का. १,६,२, १; तैआ. ५, १, २;
 -षवे श. ९, १,१, १४; -षुः ऐ.
 १,२५; ३, २६; ३३; श. २, ६,
 २,३; ३, ७,२,२; ६,५,२,१०;
 का. १,६,२,१; जै. २०७; जैउ.
 ३,१,५,६; ष. ३, २; -षुणा श.
 २, १, २, ९; का. १, १, २, ६;
 -षुभिः जै. १५०; १५५; -षुम्

ऐ. १, २५; ष. ३, ९; -षुः श.
 ५,३,५, २९; -षुन् तै. १, ७, ६,
 ८; सा. ३, ६, ६; -षोः श. २,
 ३, ३, १०; -ष्वा जै. २६; -ष्वै
 ऐ. १, २६. इषव्य- द्र.
 इषु-कार- -म् तै. ३,४,३,१.
 इषु-धन्वन्- -न्व ऐ. ७,१९.
 इषु-धन्व- -म् तैआ. ५,१,२.
 इषु-धन्विन्- -नम् तैआ. ५,१,३.
 √इषुध्यङ्, इषुध्यति श. ३,१,४,
 १८; ६,६,१,२१; इषुध्यसे॥ तै.
 २,५,४,४; इषुध्यसि ऐआ. १,३,
 ५; ५, १, ६||.
 इषु-परिन्- -र्षिणः श. १३, ४.
 २,५.
 इषु-मात्र- -त्रः ऐआ. ५, १, ३;
 -त्रम् शां. ६,१; श. १,५,२,११;
 इषुमात्री- -त्रीम् श. ६, ५, २,
 १०.
 इषु-मुख- -म् इष्व तैआ. १,४,२.
 इषु-वध- -धः ष. ३, ९; -धम्
 श. ५,४,२,२.
 इषु-हत- -तः तां. २२,१४,३.
 इष्णात्- -ता तै. ३,७, ६,५; -ष्णन्
 गो. १,२,१.
 √२इष्, इच्छते ऐ. ३, २२; शां. ३,
 ७,६,१३; २८,६; श. १२,४,३,
 ३; ८,३,३०; इच्छते श. १,५,१,
 २६; ८,४,१,४; १४,४,२,२९; ष.
 २,५; ६; ७; इच्छति ऐ. १, ३०; ३,
 ९; २१; ६,२२; श. १, ९,१,२७;
 १३,१,४,३; तै. १,३,१,५; इच्छति
 ६,२,१, १; ३, ३,५; ८,५, २,१;
 १३,८,२,५; तै. १,४,७,७; २,२,
 ५,६; ३,९, १३,२; जै. १०१; सा.
 ३,७,२; इच्छन्ते ऐ. ३,२२; श. १,
 ६,३,१७; इच्छन्ते श. १४, ४, २,

† कण्वादिरिति हरि. । सा. तु √एते रूपम् । ‡ 'इरापुष्टि-' आन. मुपा. । सा. तु समस्तमेव अभिप्रेयाय ।
 P.W. प्रभृतयः H. च असमस्तमाहुः । § इच्छायामभिप्रेतोऽयं प्रयोगः । § सा तु √इषुष् ऐश्वर्यं कण्वादिराह ।
 ¶=ऋ. १,१२८,६ 'ते' इति पाठः । तत्र शतश्वतुष्यैकवचने रूपम् सप्त. । ||=ऋ. ८,६९,२. '-द्यसोऽश्म(-सिऽओम्)'.
 इति मुपा. प्लुतिः सन्धि(पा. ६,१,९५)श्च द्र. ।

२७; तैआ. ६, ५, ३; जै. ११७;
 इच्छन्ति ऐ. ६, १८; १९; ७, १३;
 शा. १४, ४, २, २९; तै. १, ४, ७, ३;
 तैआ. ३, ११, ११; १३, २; जैउ.
 ३, ६, ७, १; ६; इच्छसि शा. १३,
 २, ७, ११; इच्छामि ऐ. ६, २०; तै.
 २, ८, ८, १२; जै. १४०; इयेष शा. ६,
 २, २, २०; का. १, २, ४, ३; इये शां.
 २८, ४१; शा. ४, १, २, ६; ८, १, ४;
 इये शा. २, २, ४, ४; इपाते शा. १,
 ८, १, ८; ४, १, ५, ८; इविरे शा. १,
 ६, १, १; एषियामहे जै. १००;
 एषियामः ऐ. २, १; १३; इच्छामि
 शा. १४, ९, १, १०; इच्छतु शा. १३,
 ८, २, ५; तै. २, ४, ५, ५; तैआ. १,
 २९, १; इच्छस्व शां. २८, ५; जैउ.
 १, १७, १, ६; १८, १, ३; ८; ९; इच्छ
 शा. ३, ९, ३, १५; ६, ३, ३, ११;
 ७, २, १, ९; १४, ९, ४, १८; तैआ.
 ४, २८, १; इच्छध्वम् ऐ. ७, १३;
 तैआ. १, २७, २; इच्छत शा. ६,
 २, ३, ५; इच्छत शा. ४, ५, १०,
 १; ६, २, ३, १; ३; ७; ९; ३, १, १;
 २; ३, १५; १६; ८, २, १; ७, २, १,
 २; ४, १; १३; ४, १, २३; ८, २, १,
 २; २, २; ३, १; ४; ३, ७; ३, १, २;
 ४, १, २; ५, १, २; ३; ३, ४, ६, १,
 २; ३, २; ९; ७, ४, २; ९, १, २,
 ३३; ५, १, २८; इच्छै शा. ४, १,
 ३, ११; इच्छामहे ऐ. ३, २२;
 ऐच्छत शां. ९, १; जै. ५७; १८३;
 ऐच्छत् शा. ८, ५, २, १; ६, २, १;
 १४, ४, २, ४; तां. १६, १, १; जै.
 २१०; जैउ. १, १७, १, ४; ऐच्छन्त
 ऐ. ३, २२; जै. ३५; ११७; ऐच्छन्
 ऐ. १, २; ३, ९; ३३; ६, ३५; शा.
 ३, ४, ३, १; ६, ३, ३, ५; ६; १३,
 १, ४, १; तै. २, २, ८, ५; ऐच्छन्
 शा. ३, ९, ३, २८; तां. १८, ५, २;
 ऐच्छम् तैआ. १, ९, ३; इच्छेत शा.

१, ७, २, ४; इच्छेत शा. १४, ४, १,
 २७; इच्छेत ऐ. १, ८; ३, ३५;
 ८, ७; १५; शां. १०, ३; शा. १,
 ३, ५, १२; २, १, २, १२; १०, ३,
 ५, १४; ११, ४, २, ६; ८; १४, ४,
 २, २९; ९, ४, ८-१०; १३-१७,
 तै. ३, ११, ९, ८; इच्छेत् शा. १४,
 ९, ४, ११; गो. १, १, ६; ८; २२; ३,
 १७; इच्छेरन् ऐ. १, ३०; ऐषिपुःऽ
 इव शा. १, ९, १, २०.
 इच्छन्-न् शां. २१, ३; शा. १४, ४,
 २, ३०; ६, १०, १; ७, २, १६; तै. १,
 ५, ८, १; ३, ६, ८, १; जै. १९३;
 -न्तः शा. ६, १, १, १; जै. ७४.
 इच्छन्ती-न्ती जैउ. १, १८,
 १, ५.
 इच्छमान, ना-नः शा. ९, १, १, १;
 २; ६; तै. १, ६, २, १; २, ५, ५, ५;
 ३, ६, ९, १; -नम् शां. ६, ८; शा.
 १, ५, ३, ११; ४, ३; -ना तै. ३, १,
 २, ६; जैउ. १, १८, १, ४; -नाः
 तै. १, ५, ३, ३; ६, ४, १; २, १, १,
 २; ३, ६, १२, १; तैआ. ६, ३, २;
 -नौ तै. १, ६, २, १.
 इच्छ-वन् (मतुप्)-न् शां. २२, ६;
 इष्-वः ऐ. २, ९; ६, १५; ऐआ. १, १,
 ४; शा. १, ७, ३, १४; ३, ९, ३, ३२;
 ४, १, १, १३; २, १५; ७, १, १, २५;
 ३, १, ३१; ८, ३, २, ६; तै. ३, ५, ७,
 ६; ६, १०, ५; ११, ४; १२, २; -षः
 तै. २, ५, ८, ११; जैउ. ४, ९, १, १;
 -षम् ऐ. १, १३; २२; २, ९; ४, ४;
 २५; २६; ५, १७; २२; २४; ६,
 ७; ऐआ. १, २, ४; ५, २, २; शां.
 २२, ९; २६, १०; २८, ५; शा. १, १,
 ४, १८; २, ५, ३, १७; ३, १, १, १२;
 ५, १, २, ८; ७, ३, १, २३; ३३;
 ९, १, २, ५; १२, ४, ३, ४; का. १,
 २, ३, १८; ५, २, १६; २, १, ३, २०;
 तै. १, १, १, १; ५; २, १, ३; ५;

२१; २, ४, ६, १०; ५, ४, ५, ६, ३,
 ५; १०, ३; १२, २; ८, २, १; ३, २, १,
 ३; ५, ८; ९; ३, ५, ५; ६, १३, १; ७,
 ४, ८; ६, ६; १२; ७, १३; ११, ६, ४;
 तैआ. २, ५, १; ४, ६, २; ५, ८, ६;
 तां. १, ३, ८; ५, १२; १५; ६, ३;
 २१, ३, ७; गो. २, १, ६; ५, १३;
 -षा ऐ. ६, १५; शां. २८, ५; तै.
 १, २, १, ५; गो. २, ४, १७; -षाम्
 का. १, ४, १, १०; तै. २, ८, ७, ७;
 -षे ऐ. १, २६; २, १; ऐआ. ४,
 १, १; शा. १, १, ६, ६; ७, १, २;
 ८, १, १४; २, ३, १, १०; ३, ४, ३, २१;
 ९, ३, ३; ४, २, २, १५; ३, १, १, ७; ७,
 ४, १, ३, १; ८, ३, ४, १०; १४, २, २,
 २७; का. २, २, १, ५; तै. १, ४, ४,
 ८; २, ६, ९, १; ३, २, १, ३; ७, ७, ११;
 तैआ. ४, १०, १; ५, ८, ६; तां. १,
 १, ९; १३, ९, ९; सं. १, २, ६; गो.
 १, १, २९; २, २, १५.
 इष्-वः शा. ४, ३, १, १७; -षाय
 जैउ. ४, ९, १, १.
 √इषय, इषयध्वम् शां. २८, ५.
 इषयत्-न् तै. ३, ६, १०, १;
 -न्तम् तै. ३, ६, १०, ४.
 इषि-रः शा. ९, ४, १, १०; तै. १,
 ४, ८, ३; २, ५, ५, ५; ८, ४, १;
 -रम् शांआ. ७, १, ९, १.
 इषोवृधीय-यम् तां. १३, ९, ८; ९;
 आ. जैआ. १, ४७२३.
 इष्-ष्टम् शा. १, ९, १, २०;
 -ष्टाः शा. १, ८, ३, १०.
 इष्-ष्टि-ष्टये ऐ. १, २१; शा. ४, १,
 १५; तैआ. १, ११, ८; तां. १५, १, ३.
 एषियमाण-एष्य-एष्ट-एष्व-अद.
 इष्-कतु-तारिम् शा. ७, ३, १, ३३.
 इष्-ष्टा(√यज्)-ष्टः शां. ३, ३;
 शा. ९, ३, २, ६; ५, १, ३१; तै.
 २, ४, १, ९; ५, ५, १; ६, १४, ६;
 -ष्टम् ऐ. १, ९; २, ८; ११; १३;

† 'इषो' इति आन. मुपा. । ‡ 'इच्छध्वम्' आन.मुपा. । § '-दीय' इति मुपा. । ¶ √१एषतेः P.W. प्रभृतयः ।

३, १८; ४७; ४८; ५, २८; ६, ३२;
 ३३; ७, २१; २४; शां. ५, २; ४; ७;
 ७, ४; शां. १, २, ५, १८; १९; ६, १;
 २१; २, ४, ४, १७; ९, २, ३, ११;
 ११, २, ३, ९; ५, ५; ७, १-५; ४, ४,
 ७; १२; ५, ७, ३; १३, २, ८, २; १४,
 २, २, ४९; ३, २, ३०; का. २,
 २, ३, १७; तै. २, ५, ५, २; ३, ५,
 १०, ५; ७, ५, ४; १२; तैआ. २, १५,
 १, ३, १३, २; ष. २, ७; ४, १, २;
 गो. १, ३, १३; १४; २, १, २०; २२;
 २५; ६, ११; -ष्टा: शा. १, ८, २,
 ७; ९, १, १०; ५, १, ३, १३; ५, ४;
 ३३; ९, ३, ४, ५; ४, १, १, ३, १२; १५;
 १२, ९, ३, ९; -ष्टाव शा. ६, १, २,
 २२; -ष्टानि शा. ४, ४, ३, ११;
 तैआ. १, ३, १; -ष्टायाम् शा. ४,
 २, १, ३३; -ष्टासु शा. १, ८, २, ७;
 -ष्टे शां. ६, १३; १९, ६; शा. १,
 ५, ४, १२; ६, १, २, २३; -ष्टेभ्यः
 तै. ३, ७, ११, ३; -ष्टौ शा. ११, २,
 ४, ८; ९; का. १, ३, ४, १०.

इष्ट-यजुस्-जुषः शा. ४, ४, ३, ११;
 तां. १, ६, ४; ९.

इष्ट-स्विद-कृत्-तः शा. ४, ३, ५, ७.

इष्टा-पूर्ते-र्तम् ऐ. ८, १५; शा.
 १३, १, ५, ६; तै. ३, ९, १४, ३; १०,
 १०, १; २; तैआ. ६, १, १; १०,
 १, २; -तयोः तै. ३, ११, ८, ५;
 -तस्य ऐ. ७, २१; २२; जै.
 १२४; -तौ शा. ८, ६, ३, २३; ९,
 ५, १, ४७; तै. ३, ७, १३, ४; ११,
 ८, ५; -तैनं शा. १३, १, ५, ६;
 तै. ३, ९, १४, ४; तैआ. ६, ४, २;
 जै. १४; गो. २, ४, ९.

इष्टापूर्ते-द्रविण-णम् गो. २, २, ५.

इष्टापूर्ते-सुकृत-द्रविण-णम् गो.
 १, २, ६.

इष्टापूर्तिन्-तीं गो. २, १, ५.
 इष्टाद्वोत्रीय-म् आ. जैआ. १,
 १५१; सा. २, ३, ८.

इष्टक, का-कः शां. १०, ५, १, ३;
 -कम् शां. १०, ५, १, ३; -कया
 शा. ७, ४, २, ३६; ८, ७, १, १२;
 -का शा. ६, १, २, २२; २९; ३०;
 २, १, ८; २०; ८, १, १, ६; ९; २, ३;
 ६; ९; ४, ५; ४, १, ८; ५, ४, ८; -का:
 ऐ. ५, २८; शा. ६, १, २, २२;
 २३; २४; २५; २९; ३४; २, १, ९;
 १०; २, २९; ७, १, १, १५; ३२;
 २, १६; २, १, ३; १४; १६; ३, १,
 २५; ४४; २, ४; ५; ६; १२; ४, २,
 ४०; ५, १, ८; ८, २, २, २; ६; ३, ३,
 ९; १०; ४, ११; ४, १, २७; २, १३; ३,
 २०; ५, १, ४; ६; २, १७; ३, ६; ७; ६,
 १, ३; २२; ३, ७; १२; २४; ७, १, २;
 ६; २, २; ३; ८; १०; १८; १९; ३, १;
 ८; २१; ४, १९; २०; ९, १, १, ४३;
 २, १३; १६; १७; १८; १९; ४३;
 ३, ३, १८; ४, ३, ६; १०, १, १, ३;
 २, १, ८; ९; ४, ८; ६, ११; ४, २, १;
 २; ४; ५; ७; ३, २३; ४, ४; ५, १, २; ३;
 ४, १-५; ७; ८; १०; १२; १४; ५,
 ७; १३, ८, ३, ५; ६; तै. ३, ११,
 १०, ४; १२, ६, १; ५; ७, १; ५; ८, १;
 ३; तैआ. ४, १९, १; -कानाम्
 शा. ७, ५, १, ६; ९; ८, ७, २, १८;
 -कामिः शा. १४, १, २, २१; का.
 १, १, २, १०; -काम् शा. ६, २, १,
 ८; ३९; ४०; ७, ४, २, १६; ३३; ८,
 ३, १, ८; ७, २, १८; ९, ५, १, ६१;
 १०, १, ३, ३; २, १, ६; का. १, १,
 २, ९; १०; तै. १, १, २, ५; ३, ११,
 १०, १; -कायाः शा. ६, १, २, ३१;
 -कायाम्-कायाम् शा. ६, २, २,
 ४०; ८, १, ४, ५; -के शा. ७, ४,

२, २९; ५, १, १२; ८, २, १, १६; ३,
 २, ५; ६; ४, २, १४; ६, १, २२; ७, १,
 ६; -के शा. ७, ४, २, १५; तै. ३,
 १८, ३, १; तैआ. १०, १, ८.
 इष्टका-चित्ति-तयः शा. १०, १,
 ३, ५; ४, ८; -तिभ्याम् शा. १०, १,
 ३, ६; ७.
 इष्टका-मात्र-त्राणाम् शा. ८, ७,
 २, १७.
 इष्टका-सम्पद्-न् शा. १०, ४,
 १, ८.
 इष्टकै(-काऽए-)कशात-विध-वः
 शा. १०, २, ६, ११.
 इष्टि-छयः ऐ. ३, ४०; शां. ६,
 १५; ८, २; शा. १०, १, ५, २; १३,
 ४, ४, १; तै. १, ५, ९, २; ३; ३, १२,
 २, १; ४, १; -ये ऐ. १, २१; शा.
 ४, ४, १, १५; तैआ. १, ११, ८;
 तां. १५, १, ३; गो. २, १, २६;
 -ष्टिः ऐ. ३, ४०; शा. ४, ५, १,
 १६; ५, २, ३, ९; ४, ५, ५, ५, ९; ९,
 ४, ३, १५; ५, १, ४०; ११, १, ५,
 ११; ५, २, ४; ७, २, २; १२, ७, २,
 १०; ८, २, २१; गो. २, १, ११;
 १३; -ष्टिभिः ऐ. १, २; शा. १३,
 १, ४, १; ३; ३, ६, ६; तै. १, ५, ९,
 २; ३, ९, १३, १; ३; १८, १;
 १२, २, १; ९; ४, १; ७; -ष्टिम् ऐ.
 ७, ४; शां. १७, ९; १९, १; ४;
 शा. १, ३, ५, १०; ६, २, १२; ९, ४,
 ३, ११; ११, १, ५, ४; २, ५, ३; ४; ४,
 ३, ५; ७, २, २; १३; ३, ८, ६; ४, १,
 १२; २, ६; तै. ३, ९, १६, ४; -ष्टिषु
 शा. १३, ४, ३, ६-१४; जै. १२८;
 -ष्टीः शां. ६, १५; शा. ५, २, ३, ९;
 १०; ५, ४, १४; ५, १०; ११; गो.
 २, १, २६; २, १८; -ष्टीनाम् ऐ. १,
 २; तै. १, ५, ९, २; ३, ९, १३, १;

† अत्रैव पुं.न. प्रयोगः । अन्यत्र स्त्री । इष्टकाशब्दस्य स्त्रीत्वं प्रतिपादयन्नाह न 'कः' नापि 'कम्' इति ।
 ‡ २√इच्छतेः सम्पन्नं मुख्यं नाम (एष्टि-, इष्टि-) परित्यज्य √यजतेः सम्पन्नं परोक्षं नाम व्यवहियते । देवानां परो-
 क्षप्रियत्वात् इति सा. । § 'इष्टि-' इति अन्तोदात्तत्वं मुपा. । क्तिन् क्तिचोर्वा भेदाद् द्वैविध्यं स्यात् । १इष्टि- द्र. ।

१२,२,१;४,१; -ष्टे: सा.१,३,५,
१०;१३, १,३,७;४,३,५; -ष्टी ऐ.
३, ४; सा. ४,५,८,१५;५,३,५,
२६; ११,२, ३,७; तां. १८,३,२;
-ष्या ऐ. ७,४; शां. ४,१२; ५,
७;७,४; सा. १, ५,२,१९; ६,२,
७;४, ५,१, १३; ११,१,५,८; ४,
३,२०;१२,४,१,२; तै. २,७,५,१;
३,८,१,१; गो.१,३,२,१; -ष्या:
शां.१२,१; तै. ३, ८,८,३; -ष्या
सा. १,३, ५,१०.

इष्टि-त्व- -म् ऐ. १,२; तै.१,५,९,
२; ३,९,१३,१; १२,२,१;४,१.
इष्टि-पशुधन्व- -न्धयो: ष. ४,२;
-न्धा: शां. १,१; -न्धान् शां. १,
१; -न्वी ष.४,२.
इष्टि-महाव्रत- -म् शां.५,५; गो.
२,१,२,३.

इष्टि-याजुक- -ऋ: सा.१४,४,३,३.
इष्टि-रूप- -म् सा. १,५,१,१२.

इष्टिन(ष्ट+इनि)- -इष्टी गो.२,१,५.

इष्टा ऐ. १, १; ९; १०; ३, १८;
७, ३०; शां. ४, ८; १२; ५,
३; ७; १२, ८; १६, १०; २२,
६; २८, १; सा. १, ४, १, ४०;
५, २, ६; ३, २५; ६, ३, १५; ७,
२, २३; ८, १, ३०; ३, २; ३, ३; ३, ५; २,
१७; २, ४, ४, २; ४; १४; ५, १, २, २;
४, ११; ३, १, १, १; ४, २, १; ८, १,
४; ९, १, ४; ५; ४, ५, २, १२; ५, १,
१, ४; ६; १२; १३; १४; ५, ३, १, ४,
११; १३; ६, २, १, ७; १०; २, १९;
३८; ३९; ३, १, २; ६; ३, १७; ९,
१, १, १४; ३, ४, ८; ५, १, ५४;
१०, २, ३, १८; ११, १, ३, १; २-५;
६; ५, ४; ६, १६-१९; २१; २,
४, १०; ५, १, १३; १७; ८, ३,
५; १२, ८, २, १; २; ३, ३०; ९, २,
१; ११; १३, ४, १, १; ५, ४, १; ११;

६, १, १; ७, १, १४; १४, २, २, ४२;
३, १, ३१; का. १, ३, २, ११; ४, १;
२; ८; ४, ३, १७; ५, ३, १०; तै. २,
५, ५, २; ३, १०, ९, २; तां. २०,
१३, ४; २२, १५, १०; १८, ७; २५,
१०, ४; जै. ८४; ८७; १३२; १३८;
१४१; १५२; १९८; गो. २, १, २१.

इष्ट ऐ. १, ५; १६; २८; २, २; २२; २७;
३, २, २; २९; ३०; ४८; शां. १, १;
शांआ. २, ४; ३, २; ४, १३; १२,
३; सा. १, ६, ४, ५; ७, १, १; १८;
३, १; २; २२; ४, २, २; ८, १, ६; १४;
१५; का. १, १, १, २; २, २; २, २,
१०; ३, २; ४; ४, ३; तै. १, १, ७,
१; २, १, २; ५; १५; २१; २५-२७;
४, २, ३; तैआ. १, २, ४; ४, ३; ७,
३; ४; १०, २; ११, ८; १२, ५; २३,
४; २७, ४; ६; तां. १, २, ९; ६, १०,
१९; ९, २, ९; मं. १, ३, १३; १४;
७, ३; १५; ८, २; २, १, १०; ३, ५; १६;
२०; जै. १२; १५; २३; ४७; ८६;
१०८; १५४; १६०; १६३; १८६;
जै. १, १७, ३, ५; ८; ११; २, ५, १,
५; ३, १, १, ३; ५, ९, ४; ५; १०,
२, ५; ष. १, १; २, १; ३, १; गो. १,
२, ७; ४, १५; ५, १०; २५; इष्टइह
तैआ. १, ४, ३.

इह-कार- -रेण तां. १०, ९, १; १०,
१; ११, १.

इह-वत्- -त् तां. १३, ९, २६; आ.
जैआ. १, २, २; १५९.

इहे(-हइ-)- -डेन तां. १०, १२, ४.

ई

ई ऐ. १, २२.
√ई, ईयते सा. १४, ५, ५, १९; ७, १,
१३; तै. २, ८, ५, ५; ३, १८, ९, १;
जै. १, १४, ३, १; ३, ४; ईषसे ऐ.
८, ११; सा. ३, ३, ४, ८; तै. २, ४,

१, ७; तैआ. ४, ४२, १; ईमहे ऐ.
५, ४; ऐआ. ५, २, २; सा. १, ४,
१, ३८; का. १, ४, १, २२; तै. ३,
५, २, ३; ६, १०, ३; तैआ. २, ५, २;
४, २, २; ईयाम् जै. १७७.

ईयमान- -न: सा. १४, ७, १, १४;
-नम् शां. २६, १२. ईति- द.

ई-कार- -रान् जै. १८२.
ईकार-णिघन- -नानि दै. १, २.

√ईक्ष, ईक्षते सा. ६, ३, ३, ४; ४, ४; १४;
गो. १, २, २०; ईक्षन्ते सा. ३, १, १,
११; जै. ९०; १६८; ईक्षाञ्जके ऐ. ६,
१८; ३०; ७, १६; सा. ६, ३, ७; २, १,
२, १४; २, १, १३; ५, १, २; २, २; ३,
२, १, २०; २६; २७; ९, ४, १२; २२;
४, १, ३, ११; ५, ४; ३, ४, २३; ५, ३,
२; ५, ५, ४, ८; ९, ५, १, १४; १५;
१०, ४, २, ३; ११, ५, १, ४; ८, १,
२; १४, ४, २, ३; ६; ९, ४, २; का.
१, २, १, ९; ४, १; ४, ३, १; २; ११;
५, १, २४; जै. ४५; १३०; १३५;
१५१; १९८; १९९; २०५; जै. ७.
२, ३, १, ३; गो. २, ६, १, ९; ईक्षा-
ञ्जकते जै. १५६; ईक्षाञ्जकिरे जै.
१०५; ऐक्षत ऐ. २, १६; शां. १२,
८; सा. १, ७, ३, ३; २, २, ४, १; ३;
५, १, १; २; १३; ३, ९, १, ३; ६, २,
१, ५-९; १०, ४, २, २२; ६, ५, ५;
११, १, ६, १२; १३; २, ३, ३; १२,
७, १, १०; १३, ७, १, १; तां. १८,
१, ३; जै. १८; ७१; ७३; ११७;
१५८; १६०; २१२; जै. १, १, १,
२; २, १, २; ३, ४, १, ४; ४, ११, २, ७;
गो. १, १, १; ३४; ईक्षत ऐ. ३,
२१; ४५; ऐआ. २, ४, १; ३; ३;
ऐक्षताम् तां. १३, ७, १२; ऐक्षन्त
जै. १३६; १५५; जै. ४, १०, ३,
१; ऐक्षाम शां. १९, १०; ईक्षेत
ऐ. ६, २६; जै. १, १७, २, ४.

† 'स्वस्ति । अरिष्टाः' 'स्वस्ति । अरिष्या' 'स्वस्ति । रिष्याः' इति पाठान्तराणि । 'स्वस्त्यरिष्टा इष्याः'
इति मूपा. प्रतिभाति Kt. । √१इ इत्यत्र टि. गद्र. ।

ऐक्ष्यत श. ३, ९, १, २; १०, ४, १, १०.
 ईक्ष्-**म** श. ७, १, २, २३.
 ईक्ष्-**क** -क्रेण श. ७, १, २, ११.
 ईक्ष्-**माण**, **ण**-**ण**: ऐ. १, २९; शां. २६, ३; श. १, ५, १, २६; २, ३, ४, ३५; ६, ५, ४, ५; १४, २, २, ३५; ३८; का. १, ४, १, २५; २, १, १, २; -णस्य गो. १, १, ३; -णाम् श. १४, १, ४, १६.
 ईक्षित-**त्वे** मं. १, ३, २.
 ईक्षित्वा **जै.** १७; १५२.
 ईक्ष्-**कार्त्वि**-**राय** तै. ३, ८, ८, १.
 ईक्ष्-**कृत**-**ताय** तै. ३, ८, ८, १.
 ईक्ष्-**स्वय**(त्→)न्ती(√ईङ्स्व)-**न्ती**: ऐआ. ५, १, १; सा. १, ४, २.
 ईङ्-**स्वित**-**तस्**इव ऐ. १, ११.
 ईजान्(√यञ्)-**न**: ऐ. १, ४; ३, ५; श. २, ४, ३, १३; ३, ६, २, १५; ९, २, ८; ४, ५, १, ७; १२, ९, २, ११; १३, ८, २, ३; का. १, ३, २, ११; तै. १, ७, ७, ५; ३, ९, १, ८, १; गो. २, ३, ३; -नस्य श. २, ५, ४, १०; ४, ४, ४, ५; ५, १, ६; १३; १३, १, ९; ९; ३, ६, ६; का. १, ५, ३, १०; तै. १, ५, ५, ६; -नः श. २, ६, १, ७; का. १, ६, १, ६; -नात् ऐ. ८, ७; ८; -नानाम् श. २, ५, ४, १०; ६, ३, २; का. १, ५, ३, १०; ६, ३, २; २; ४.
 √ईङ्-**ल**, **ईङ्** ऐआ. १, ५, २; शां. ९, २; श. १, ४, ३, ५; तै. ३, ६, ९, १; ईङ्ते ऐ. ६, ३, ५; ७, ६; शां. २, ५, १, ५; श. १, ४, १, २, १; ईङ्ते श. १, ४, १, ३१; १२, ४, ४, २; तै. २, ४, १, ४; ११; ३, ५, २, २; ६, ८, २; जै. १३६; ईङ् ऐ. १, २१; श. ४, १, १, २६; तै. २, ४, २, ४; ७, १२, ४; गो. १, १, २, ९; ईङिष्व **जै.** २०९; ईङ्-**म** है तै. १, ५, २, ३; ३, ५, ४, १.

ईळ्यति^१ श. १०, ३, ३, ८.
 ईडमान-**न**: तै. ३, ७, ५, ११.
 ईड(का)न्द्-**म्** ऐआ. ५, ३, २.
 ईडि(ळि)त्, **ता**-**त**: ऐ. ५, १२; श. १, ३, ४, २; ३; ४; तै. २, ४, ७, ४; ६; ८, १; ११, ३; १६, २; ३, ६, २, १; तैआ. २, ६, २; -तम् शां. ३, ४; श. १, ४, ३, ५; ५, ३, ११; तै. २, ६, ७, २; १७, २; -तम्इव श. १, ५, ४, ३; -ता: श. २, ३, १, ३; -ता:इव का. १, ३, १, १.
 ईडित-**व**(त्→)ती-**स्यौ** शां. १, १.
 ईळि(डि)त्वा **जै.** ४४.
 ईड्-**न्य**: श. १, ४, १, २९; ३, ५; तै. २, ४, ७, १०; -न्यम् तै. २, ६, १७, २; -न्या: श. १, ५, २, ३; -न्यान् श. १, ५, २, ३; तै. ३, ५, ४, १.
 ईड्य-**ड्य**: श. १, ४, १, ३८; २, ३, ४, १४; ३, २, २, २४; का. १, ४, १, १२; तै. २, ४, १, ६; ६, १८, १; ३, ५, २, ३; ६, ३, २; १०, १; ११, ६, २; तैआ. १०, १, १६; -ड्यम् शां. ३, ५; तै. २, ६, १७, २; ३, ६, ९, १; -ड्याय ऐ. १, २८.
 ईति(√ई)-**तय**: ष. ५, ५.
 ई-**दुश्**-**क्** श. ११, ५, ४, १८.
 ई-**दुश**-**क्** श. १४, ६, ४, १.
 ई-**ध्यञ्च्**-**ङि** **जै.** ७४.
 ई-**न्** तैआ. २, ६, १.
 ई-**निधन**-**नम्** तां. १०, १०, १; १२, ११, २६; २१, २, ७; जैआ. २, १४, १; -नेन तां. २१, २, १; सा. २, ५, ३.
 ईप्सत्(√आप्)-**प्सन्त** **जै.** ८६; गो. १, ५, २, ४; -प्सन्त: ऐआ. १, १, १; शां. २१, १; श. १४, ७, २, २५; ष. १, ६.
 ईप्सु ऐ. १, १३; २२; २, २०; ३, २२;

५, ५; ६; ११; ३५; ऐआ. ३, २, ४; शां. ८, ६; श. १३, ५, २, १८; १४, १, १, २५; ५, ५, १६; तै. २, ५, ८, ९; तैआ. १, ३, १; २, १५, १; ४, २६, १; जै. १६४; २०९.
 ईयमान-**√ई** **द्र.**
 ईयित्स्(√इ)-**वांसम्** श. ६, ८, १, १३; ९, २, ३, ३०; ३६.
 √ईर्, ईर्ते श. १, ४, १, १२; १२, ४, ४, ५; जै. १६४; ऐरत शां. २९, ६.
 ईरयति ऐ. २, ५; तां. १२, ३, ६; ईरय ऐ. ५, २, १; ऐरयत् ऐआ. १, ३, ४; ऐरयन् श. १, २, ५, १९; का. २, २, ३, १८; ऐरयेथाम् ऐ. ६; १५; ईरयेथम् **जै.** १९७.
 ईरयत्-**न्** तै. २, ५, ४, ५.
 ईरि(त्→)ता-**तया** ऐ. २, ५.
 ईर्म-**र्म**: तां. ४, २, १०; -र्मां तै. २, ८, ६, ६; -र्मौ श. १०, ६, ५, ३.
 ईर्म-**तस्**(ः) तां. २१, १, ७; जै. १४९.
 ईर्य-**ता**-**म्** ऐआ. १, ५, १.
 ईर्गीस्यु-**ये** तैआ. १, २८, १.
 ईर्ष्यु-**र्ष्यु**: **जै.** १९७.
 √ईर्ष्, √ईर्ष् **द्र.**
 √ईर्ष्, ईर्ष्टे श. १, ७, ३, १; २; ४, ३; ८, ३, १२; २, ३, ४, ८; ३, ६, २, २०; ५, ३, ३, ३; ४, ३, १५; ६, १, ३, १७; १२, ७, ३, २०; १३, ८, ३, २; ईष्टे श. १, ८, ३, १२; २, ४, १, ४; ५; ६, २, १३; ३, ३, ४, २६; ७, ३, ११; ४, ३, ४, ११; ५, ५, ७; ५, १, ५, १४; ४, ५, ८; ७, १, १, ३; ९, १, २, १६; ११, ८, ३, ४; १३, ३, ८, २; ८, २, ४, ४, ८; का. १, ४, २, २; ६, २, ७; ईर्ष्ये ऐ. १, १६; ३०; ७, १६; ऐआ. २, १, २; ५; ४, १, १; श. २, ३, ४, ३७; का. १, ४, १, २६; तै. २, ८, १, ४; ५, ९; ईर्ष्ये तै. १, ४, ७, १; २, ५, ५, १; तैआ. ३,

११,६;१०,१,२; जै.१८०;१८६;
१३९; जैउ. १,१,५,३; १६,३,४;
२,३,१,३; ३,२,५,४; ६; ८; गो. २,
२,६; ईशाते ऐ. १,४; २, ३८;
ईशाते शां. ३,९; शा. ९, ३, ४,५;
ईशाते शा. २,४,२,२४; ६,१,४२;
५,३,३,१३; ७,२,२,१०; ९, १,
२,५; १४,४,२,२२; का. १, ३,३,
२०; ईशिपे ऐआ. ५, २,२; शा.
९,२,३, ३२; तै. ३, ७,६, २२;
मं. १, ८, ३; ईशिप्यते जै. ९९;
ईशत घा. १,७,१, ७; तै. २, ४,
४,७; ८,८,१२; ३,२, १,५; ईशीत
ऐ. ३,४४.

ईशा,शा- -शा: शा. १२,७, १,८; तैआ.
१०, ३८, १; -शाम् तैआ. १०,
१०,१; -शा जैउ. २, ३,१,५; ७;
९; -शान् मं. २, ४,१३; -शाम्
शा. १२, ७, २,८; -शाथाम् जै.
१९८; -शाथै तै. २, ६,१४,६.

ईशान,ना- -न मं. २, ४, १३;
-न: शां. ६, ८; शांआ. ११, २;
५,६; शा. ५, ४,४,१२; ६, १,३,
१७; १४, ४,२, २३; ७, २,२४;
८,८,१; ९,३,१०; तै. १,५,५,२;
४; २,८,५,३; ३, १०,८,९; तैआ.
३,१२, १; १०, ४,७,१; जै. २८;
जैउ. १,९,२,३; ३,५, २,२; -नम्
ऐ. ४, १०; शांआ. ११, १; शा.
१४,७,२,१८; तै. २, ४, ७, ११;
तैआ. ३, १५, १; जै. २८; ८,५,१;
१४६; -ना ऐआ. ३, २, ५; तै.
३,१२,३,२; -ना: तै. २,५,८,५;
तैआ. ४,२,४; -ने शांआ. ४,१०.

ईश्वर,रा- -र: ऐ. १,१४; २,५; २, ७,
२०; ३,१८,४८; ७,२९; ३३; ८,
७; ऐआ. १,१,१; २,३, ५,६;
शां. ११,८; १९,२; २७,१; शांआ.
१,८; शा. १,१,२, २२; २,१,४,

१९-२२; ३, ४, ६; ५, १, १,९;
९,५,२,१; ३; १०,१,४, १३; ११,
४,२,१,४; ९; १३; १४; ५, ४, १३;
१४; ७,२,४; १२,४,१, ४,२, ७,९;
३, ६-३; ५,१, १४-१७; १३, १,
२,४; ३,४; ३,३, ५, ८, ४, ११; १४,
४,२,१९; का. १,१,४, १९-२२;
४,१,५,२,९; २,१,२, १५; तै. १,
१,८,४; ३, ७, ६; ७; १०, १०; ८.
३,१; ३, २, ८, ५; ३, ५, २; ८, ९, ३;
१२, २; ९, १३, २; तैआ. ५, ३, ७;
४, ७; ९, ११; १०, ४७, १; तां.
९, १०, २; १९, ९, ५; २१, ४,
११; जै. ३०; ३५; ३६; ३८;
६२; ११३; १४४; १८४; जैउ.
१, ७, २, ३; १७, २, ३; २, ५, ३, २१;
सं. ५; गो. २, ३, ६; ६, १४; -रम्
तै. २, २, १, ५; तां. ७, ७, १५;
-रा शां. १०, २; १७, ९; तै. १,
३, १, ४; ६; तां. २, २, ३; १७, ३;
गो. १, ३, २३; -रा ऐ. १, १०;
शां. ७, ८; तै. ३, २, ८, ८; तां.
१९, ८, ६; जै. १६५; गो. २, ५,
५; -राथ ष. ५, ३-१२; -रौ ऐ.
१, ३०; शा. १२, ४, ३, ४; १४, ९,
४, १३-१७.

ईश्वरी- -म् तैआ. १०, १, १०.
ईष, ईषते तैआ. १, ३, १; ईषे ऐ.
६, ३०; गो. २, ६, ९.
ईषमाण- -णा ऐ. ३, २०; तै. २,
८, ३, ५; सा. ३, ७, ५.
ईषा- -षाम् शा. १, १, २, १२; -षे शा.
३, ९, ३३.
ईष्य- -म्इव तां. ११, १०; १८;
१९; १३, ९, ११-२०; जै. १७३.
ईषत्इव शा. २, ५, २, १४; तां. ६,
७, १९.
ईष्विष्वज्योतिष्- -षी आ. २, १२,
९; जैआ. २, २२, ११.

उ

उ ऐ. १, २; ६; १३; २, ४; २९; ३०; २,
२; ३; ७; १८; ऐआ. १, १, १; ३;
३, ३; २, १, ८; ५, १, ६; शां.
१, ५; २, ८; ३, १; ५, ४; ७;
शांआ. १, १; २; ३; ४; ५; २, १;
१०; १७; शा. १, ६, ४, २१;
७, १, ३; १८; ३, २; ३; १२;
१९; ३, २, १२; १४; ५, २, २, ३;
का. १, १, १, २; ५, ९; १०; तै.
१, १, ६, १; ३; २, १, १३; २१; २, ३;
५; ३, १, १, ५, ५, ६; तैआ. १, ११,
४; २, ४, ४; २, ५, ३; २, ६, ७; ३, १४,
१; ३; ४; ४, ११, ८; २०, २; ६, ४,
१; तां. १३, १२, १३; १५, १२, ७;
जै. १५; १७; १८; १८०; १९२;
जैउ. १, १, १, ७; ८; २, ४; ३, ३;
६, २; ६; ७, १, १; मं. १, ३, १३;
२, १, १६; ६, ३; सं. ४; ष. २, १०;
३, ७; सा. १, १, १३; ४, २०; ३, ४,
२; गो. १, १, १५; ४, १८; १९; २,
१, २४; २६; ५, १५; ६, ३; १४; १६.

उक्त् ॥ शा. १०, ६, २, ८-१०.
उ-कार- -र: ऐ. ५, ३२.
उक्त, क्ता (√वच्)- -क्त: ऐ. ८, १; शा.
६, ४, २, ७; ३, ७; ४, ११; १८; ६, १,
१३; ४, १; २; ११; १५; ७, १, ७;
१५; १६; २६; २, १; ९; ३, ६;
८, १, ७; ११; १२; २, ९; ११;
९, १, १, ४०; २, १, १३; २,
१; ७; ३, ७; ३, ३१; ३५; ३९;
४५; ३, २, २; ४, ४; ४, १, ५, ७-१३;
३, ५; ७; १०; १५; ५, १, ३०;
४०; ४७; १४, १, १, १९; २२;
तैआ. १, १२, ५; -क्त ऐ. २, ३७;
४, २६; ६, २५; २६; ८, २; १७; २६;
ऐआ. १, ३, ३; ४; ६; ८; २, १,
१; ४; ५; ६; ८; २, ४; ३, ५; ६;

† -'शानाम्' इति मुपा. चिन्त्यः । ‡ 'ईश्वरा' इति मुपा. चिन्त्यः तु. कासं. ३४, २ । § -'ईश्वारः' इति मुपा. चिन्त्यः । ¶ 'ईषाद्विष्वज्योतिषी' इति मुपा. । ॥ 'उक्थ-' इत्यस्य विग्रहीतं पदम् ।

८,५,१; ३,१,५; ६,३,३; ४; शां.
 ४,९-१२; ५,३,४; ५,६,८; ७,
 १०; ८,६; १५,१; २; १६, १; ३;
 १०; १९, ७; ८; २०, २; ३; ४;
 २१, ३; ४; २२, १; २; ३; ५; ८;
 २३, १; ३; ६; ७; ८; २४, २; ५;
 ६; ७; ८; २५, ३; ६; ८; ९; १०;
 ११, १, ५; २६, ८; १७; २७, २;
 २८, २; ३; २९, २; ६; ७; ३०,
 १; २; ३; ९; ११; शांआ. १, ३;
 ५; २, ४; शा. १४, १, १, २, ५;
 तैआ. १, १२, ५; गो. १, १, ९;
 १२; २२; ३९; २, १; ७, ९; १६; १७;
 २०; २३; २, १, २, १; २३; २६;
 २, ५; ४, ३; १७; ५, ९; -क्ता: शा.
 १, ६, १, २०; जैउ. ४, ११, २, ६;
 गो. १, २, १६; -क्तानि तां. १२,
 ६, ६; -क्तायाम् ऐ. ७, १६; -क्ते
 ऐ. ७, ७; गो. २, २, १०; -क्तेन
 जै. १, ५१.

उक्त-प्रत्युक्त-म् शा. ११, ५, १, १०.

उक्त-ब्राह्मण-ण: शांआ. २, ५.

उक्ता-(क्तअ-नुशास(न-))ना शा.
 १४, ७, ३, २, ५.

उक्तो(क्तउ-)-क्त-क्त: जै. १, ४०.

उक्तो(क्तउ-)-पनिषत्क-क्त: शा.
 १४, ६, ११, १.

उक्त्वा ऐ. ३, ७; ६, ३, ४; ७, १, ४; ८,
 २२; शां. १८, ५; शांआ. ९, ७;
 शा. ४, २, २, १, ४; ३, १, १; ६, ८,
 १३; १, ५; ५, १, ३, १, ४; तै. ३, २,
 २, ३; तां. १८, २, ९; जै. २१, २, ७;
 जैउ. ३, २, ४, ८; वं. ३; सा.
 १, ३, १, ५, ५-७; २, ७, १३.

उक्थ-क्तम् ऐ. २, १७; ३, ७;
 ३, २; ३, ४; १२; १८; २०; ३, १, ५;
 ३८; ५०; ४, १०; २२; ६, १, ४;
 ऐआ. १, २, १; २; ३, ७; २, १, २, ६;
 ४; ३, १; ४; ६; शां. ११, ८;
 १४, ३; ४; ५; १५, २; ३; ४; १६,
 ४; ९; ११; १२, ८; २८, ७; २९, ८; ३०,
 १०; ११; शा. ३, ९, ३, ३, ३; ४, २,
 ५, १, ३; ३, ३, २; ४, ३, ११; ६, ३, ३;
 ५, १, ३, १; ९, २, ३, ९; १२, ३, ४,
 २; १३, ५, ३, १०; ४, १०; २०;
 तै. १, २, २, २, ८, ७, २; तैआ. ५,
 ६, ३; तां. ४, ५, १, ८; ५, १०, ५;

४; ९; ११; १९, ८; २८, ७; शांआ.
 १, ४; ८; २, १; ७, ६; ५, ३; शा. १,
 ७, ४, ४; ४, २, ३, ७; ५, १, ८; ८,
 ६, १, ५-८; ६, २, २; ४; ९, १, १,
 ४, ४; ३, ३, १, ९; ५, १, ६, ३; २;
 १२; १०, १, १, १; ४-६; २, १, २;
 ३; ४; ५; ९; ५, ३; ४, १, ४; १, ३;
 १, ५; २१-२३; ५, २, १; ५; २०;
 १२, ३, ३, १, ४; ८, ३, २, ७; २, ८;
 १४, ४, ४, १-३; ८, १, ४, १; तै. १,
 २, ३, ४; तां. ४, २, १, ३; ९, १, ३, ६;
 १६, ११, ८; १८, ६, २, २; जैउ. १,
 १, ३, १, २; १, ४, ४, १; ३, १, ३, २;
 ६; ९; ११; १३; ४, १; ६; ४, १, १;
 ५, १, ५; गो. १, ५, १, ०; २, ३, १, ०;
 १, २; ४, १, ४; १, ५; १, ६; १, ७;
 ५, ७; १०; ६, ७; -क्थस्य शां.
 ३०, ११; शा. ९, १, १, ४, ४; ३, ३,
 १, ९; १०, ६, २, ८; १०; १४, ८, १, ४,
 १; तां. ४, २, ७, ९, १, २, ५; जैउ.
 ३, १, ३, २; ३; ५; -क्था ऐआ.
 १, २, २; ३, ८; तां. १८, ६, १;
 -क्थाल् शा. १२, ६, १, ४, १;
 -क्थानाम् ऐ. ३, १०; ११; २, १;
 ४, १; २, २; ऐआ. १, २, १; शां.
 ११, ८; १७, ३; २१, ५; तै. २, २,
 ८, ७; तां. ३, ११, २; ३; ८, ८, ११;
 २, ५; ९, ७, ११; १०, ४, ७; ११, ११,
 ५; १६, १०, ११; १८, ५, २, ३; ६,
 १७; गो. २, ५, १०; -क्थानि ऐ.
 २, ३, ८; ३, १८; ४, ९; ४, १; १, २;
 ६, १, ४; ३, ६; ऐआ. १, ३, ८; शां.
 ११, ८; १२, २; १६, ११; १७,
 ७; २१, ५; २८, १०; २९, ८; ३०,
 १०; ११; शा. ३, ९, ३, ३, ३; ४, २,
 ५, १, ३; ३, ३, २; ४, ३, ११; ६, ३, ३;
 ५, १, ३, १; ९, २, ३, ९; १२, ३, ४,
 २; १३, ५, ३, १०; ४, १०; २०;
 तै. १, २, २, २, ८, ७, २; तैआ. ५,
 ६, ३; तां. ४, ५, १, ८; ५, १०, ५;

८, ८, १, २; ८; १०, ३; ५, ७; ९; ९,
 १, १; २, ६; २, ७; ७, ११; ११, ११,
 २; ६; १३, ६, २; १४, ६, १; १५, ६,
 १; १६, ५, २, ५; १०, २; १२; १७, २,
 ४; १८, ५, २, ४; ६, २, ४; ८, ६; १९,
 ६, ३; १६, ६; २०, २, १; ३, १, ५,
 १; ८, १, ९, १; ११, २; ७; ८; २१, ६,
 १; ९, १; ११, १; ४; १, ३, १; १०; १.
 ३, १, १; जै. १, ३, ०; १, ६, ४; गो. १,
 ३, ५; २, ३, १, ६; ४, ४; ११; १, ३; १, ८;
 ५, ४; १०; ६, ६; ७; १६; -क्था-
 म्याम् शा. ८, ६, १, ९; -क्थाइम्
 (=क्थम्) ऐआ. २, १, ४; कथे
 ऐ. ३, २, ०; ५, ३, ४; ऐआ. ३, २, ३;
 ५, ३, १; शां. २०, ३; ३०, १;
 शांआ. २, १; १, ६; शा. ८, ६, १, ९;
 तैआ. ५, ६, ३; तां. २१, १०, ३;
 गो. २, ४, १, १; १, २; १, ३; ६, ६, ९;
 -क्थेन शा. २, ३, ३, २, ०; ८, ६, १,
 ५-८; ९, १, १, ४, ४; ३, ३, १, ९;
 १०, १, १, ५; ४, १, १, ३; तां. ८, ८,
 ८; ९, २, ९; -क्थेभ्यः ऐ. ३, ४, ९;
 ६, १, ४; शा. ४, २, ३, ६; १, ५; तां.
 ९, ७, १, १; २०, ११, ८; -क्थेषु
 ऐ. ३, ४, ९; शा. ११, ४, ३, १, ९;
 तां. ३, ११, ३; -क्थैः ऐआ. १,
 ३, ७; ५, १, ६; शा. ५, ५, ३, ३; तै.
 २, २, ८, ७; ३, ६, १०, ४; तां. २०,
 १, ३; वै. २, ७; गो. २, ३, १, ६; ४,
 ४; १, ८.

उक्थ-स्व-म् तै. २, २, ८, ७;
 जै. ६, ३.

उक्थ-दोह-हः ऐआ. ५, ३, १.

उक्थ-पत्र-त्रः शा. ९, २, ३, ९.

उक्थ-पात्र-म् ऐआ. ५, ३, २.

उक्थ-प्रतिपद्-दः शां. २९, ४.

उक्थ-मुख-म् गो. २, ३, १, ३-
 १, ५; ४, १, २; ३; १, ५; १, ७; -क्षानि
 शां. १७, ९; -स्वाय गो. २, ३,
 १, ६; ४, ४; १, ८; -स्वे ऐ. २, ३, ५;

३७; ऐआ. १, २, ४; शां. २९, ३३;
गो. २, ४, १३, १४.

उक्थ-मुखीय,या- स्त्रीययोः शां.
२२, ८; -स्त्रीया शां. २५, ४, ५, ६;
-स्त्रीयायाः शां. २५, ६, ८; -स्त्रीये
शां. २९, ४^३.

उक्थ-याज्या- -ज्याः शां. १६,
११; २८, १०; २९, ८; ३०, १०.

उक्थ-वत्- -वत् ऐआ. १, २, १^३;
२; ३, ७; -वन्तौ ऐ. ३, १; -वान्
ऐ. ३, १^३.

उक्थ-विद्(√विद्)- -द्, त्
शा. १४, ८, १४, १.

उक्थ-विध- -धः शा. १०, ६, २,
१०; -धस् शा. १०, ६, २, १०.

उक्थ-वीर्य- -र्यम् शां. १४, १;
१६, ४; शांआ. २, १६; -र्यस्य ऐआ.
५, ३, १; -याणि ऐआ. ५, १, ५.
१उक्थ-शस्(ः) गो. २, ३, ९.

२उक्थ-शस्(√शस्)- -शाः ऐ.
३, १२^३; ऐआ. ५, ३, २; ३^३; शां.
१४, ३^३; गो. २, ३, १०.

उक्थ-शस्- -स् शा. १०, ५, २, ५.

उक्थ-शस्- -स्त्रैः गो. १, ५, २४.

उक्थ-श्रु(ष्म→)ष्मा- -ष्माः तै.
२, ४, ५, २.

उक्थ-सम्पद्- -दम् ऐआ. ५,
३, १.

उक्थ-स्थाली- -ली तै. १, ४, १,
५; -ल्या तै. १, ४, १, ५.

उक्था(←क्थ)-मद्- -दाः तै. २,
६, १५, २; -दानि ऐ. २, ३८^३; -दैः
तैआ. ३, ८, १.

उक्थावी §- -वीम् शा. ४, २, ३,
१०; १५.

उक्थाह(←क्थअहन्)- -हानि
गो. १, ५, ११.

उक्थिन्(←क्थ+इनि)- -नः ऐ.
३, १; ऐआ. १, २, १; -नस् तै. २,
६, १७, ७.

उक्थिनी- -न्यः ऐ. ६, १३^३; १४^३.

उक्थ्य- -थ्यः ऐ. ३, ४१; ४, १२^३;
१७^३; ५, २; ८, ४^३; ऐआ. १, ५, ३;
शां. २१, २; २२, ५; २४, ९; शा. ३,
९, ३, ३३; ४, २, ३, १; ५, १४; ४, २,
१८; ५, ४, ७, ६, ३, ३; १२, २, २,
७^३; १३, ५, १, २; ३, ९, ४, ९; ६, १,
८^३; ९; ७, १, ४; तै. १, ३, ४, १;
८, ७, २; २, ७, ६, १; ८, १, ४; ३,
१०, ९, ८; १०, ४; तां. ४, १, ६^३;
९, ४, १५^३; १६, १०, १; १२^३;
१७, २, ४^३; १८, ५, १; २४^३; १९,
५, ११^३; ६, ३^३; १६, १; ६; २०,
११, ६^३; ७; १२, ९; २१, ४, १^३; ९,
६^३; १२, १^३; १४, १^३; १५, १^३;
२२, २, १^३; ८, १^३; १३, १^३;
१४, १^३; १७, १^३; २५, १, १; ९; २,
१; ८, १^३; १०, ७; ८; १३, १^३;
जै. १४७; १३०^३; ष. ३, ११;
गो. १, ४, २०^३; ५, २३; २, २, १४;
-क्थ्यम् ऐ. १, १९; २९^३; ३, ४१;
ऐआ. १, २, १^३; शां. ८, ४; ९, ३;
१९, ९^३; २१, २; २६, १०^३; १३;
१७; ३०, ३; शा. ४, ३, ३, २; ५, ४,
७; ६, ३; १०, ८^३; ५, १, २, १९; ७,
३, १, २९^३; तै. १, ३, २, १; ४, १;
५, ३, २; ४, २; २, २, ४, ३; तां. ४,
२, १०; २०, ११, ६; २४, १५, १^३;
ष. ४, २; सा. १, ४, ३; गो. २, ४,
१५; -क्थ्यस्य ऐ. ३, ४१;
-क्थ्याः ऐ. ४, १५; २३; शां.
२४, ९; शा. १२, २, १, ६; २, ६; तै. १,
२, २, १; २; तां. ४, ५, १७^३; १०,
४, ५^३; २२, १५, १^३; २४, ११, १^३;

जै. ९७^३; गो. १, ४, २०; २, १,
२२; -क्थ्यान् शा. १२, २, १, ६;
३, ५, १२; गो. २, ५, ६; -क्थ्या-
नाम् शा. १२, २, १, ६; ७; २, १२;
जै. ६३; १३०; गो. १, ५, १; २३;
-क्थ्यानि ॥ शां. २१, ५^३; २२, ९;
शा. १२, ३, ५, १२; १३; -क्थ्ये ऐ.
६, १५; ष. ४, २; -क्थ्येन शा. ११,
५, ५, ५; तै. १, ३, ४, २^३; २, ७, १४,
१; ३, १२, ५, ७; -क्थ्येषु तै. २,
७, १५, ६^३; -क्थ्यैः तां. २२,
१४, ५; जै. ६३^३; -क्थ्यौ शा. १३,
६, १, ९.

उक्थ्य-पात्र- -म् शा. ४, ५, ५, ८;
१२.

उक्थ्य-स्थाली- -ली शा. ४, २,
२, १६.

उक्थ्यो(-थ्यउ-क्थ)- -कथानि
शां. १६, ११; ३०, २.

√उक्थ, उक्थन्ति शा. ११, ५, ५, १३.

उक्थन्- -क्षणः तै. १, ४, २, २; -क्षा
ऐ. ५, ८; शां. २३, ३^३; शा. ८, २,
४, ७; ९, २, ३, १८^३; तै. २, ६, १८,
४; जैउ. १, १, ४, ३; -क्षणः शा.
८, २, ४, ७; तै. २, ७, ११, १; तां.
२१, १४, १२; -क्षणम् ऐ. १,
१५; शा. ८, २, ४, ७; तै. २, ६,
१७, ७; -क्षणः तै. २, ७, ११, १;
तां. २१, १४, ५, ७; ८^३.

उक्थन्-उक्थन्.

उक्थ-वद्(←शा)- -दाः शा. ४,
५, १, ९.

उक्थ-वेहृत्- -ता शा. १२, ४, ४, ६.

उक्थ-शर्षत्- -तानि जै. २०४.

उक्था(-क्षअ-श्च)- -श्चाय ऐ. ६,
१०; शां. २८, ३; गो. २, २, २०.

उक्थित्- -त्तः तै. १, २, १, १२.

§ 'क्थअव्य' इति पदविभागः । √अवतेः उ. म. । 'क्था-वी' इति MW. । तु. य. १२, १०६; ३४, ५७ ।
‡ अत्र मुपा. स्वरश्चिन्त्यः । † मुपा. चिन्त्यः । अत्र 'उक्थ्य' इत्यस्य स्थाने 'उक्थ' इत्यस्य प्रयोगो पर्याय-वाचित्वेन
अपभ्रंसतया वेति C. । ‡ 'उक्थम्' इति आन. मुपा. । ¶ 'क्थाः' इति मुपा. चिन्त्यः । †† 'उक्थानि' इति आन.
मुपा. । ††† मुपा. स्वरश्चिन्त्यः ।

उक्षण-वेष्टित- स्मृ. छ. ५, ३, १, ११.

उक्षोरन्ध्र- न्ध्रः तां. १३, ९, १९.

उक्षा- स्त्रया श. ६, ७, १, २२;

-स्त्रा श. १, ७, १, १०; दि. २, २,

२३-२५; ५, २, १७; २२; ३,

४; ८; ४, १५; ६, १, २२; २, १; ५; ८;

१५; १६; ४, ८; ७, १, २२; २३;

२४; २७; २८; ७, १, १, ४२; ४३;

४४; २, ९; २, १, ५; ६; ५, १, २६;

२७; ३८; २, १, २; ३; ७; ४३; १०,

४, १, १; २; ४, ३, १४; तै. ३, २,

३, २; -स्त्राम् श. १, ७, १, ११; दि.

२, २, २३; ३०; ३, ३, १५; १६; ५,

१, १०; ११; २, ११; १४; १६;

२१; ३, ३; ५; ४; १४; ६, १, २२;

४, ९; १०; ७, ५, १, २६; २७; २८;

१०, १, ५, १; ५, ५, ७; का. १, ३,

३, २०; -स्त्रायाः श. ७, ५, १, २८;

-स्त्रायाम् श. ६, २, २, २७; ५, २,

६; ६, १, २२; ४, ९; ७, २, ११; ४,

१४; ८, ३, ८; ७, १, ३, ५; ६; ५, २,

१; २; ३; ७; ४३; १०, ४, १, १; २;

२, २६; २९; -स्त्रायै श. ६, ६, ४,

८; -स्त्रे श. ६, ५, ४, ४-७; -स्त्रे

तै. ३, ७, ४, १३; जै. १५२ः।

उक्षा-संभरणी (य →) या(ण+ष्ठ)

-या शां. १९, १; -यायाः गो. १,

५, २२; -यायाम् गो. १, ५, २२.

उक्ष्य- स्त्रयः श. ६, ६, ४, १०; ८,

२, १, ४; -स्त्र्यम् श. ९, २, ३,

२४; -स्त्र्यस्य श. ८, २, १, ४.

उक्ष्म्रा(√उच् §)- -म् ऐ. ५, १८;

६, ११; ऐआ. १, ३, २; ५,

१, १; २, २; शां. २४, २; ८;

तैआ. ३, १५, १; गो. २, २,

२१; -मः ऐ. १, २५; ३, १६;

८, २; ऐआ. १, २, २; ३, ४; ५, १,

१; ६; २, २; शां. ६, ५; २४, २; श.

४, ६, ४, ६; दि. १, ३, १३; तै. १,

५, ८, ३; २, ४, ६, १२; ७, १; ७; ७,

८, १; १६, १; ८, २, ७; ३, ४; ५; ४,

१; ३, १, २, ८; ५, २; १२, ९, ६;

तैआ. ४, २५, १; जै. १६७; जैउ.

४, ५, १; ७, २, १०; -ग्रम् ऐ. ५,

४; ५; ७, ३१; ३३; ३४; ८, १; ३;

४; शां. २२, ९; श. ३, ३, ४, १५;

४, ४, २३-२५; ४, ३, ३, १४; १४,

५, ५, १६; तै. १, ५, ९, ५; ६; २,

४, ४, ३; ५, ६, १; ८, ९; ७, १२, ३;

१५, ६; ८, ३, ४; ५, ८; ९, ७; तैआ.

२, २, १; १०, १, १६; तां. ७, ५,

२; मं. २, ६, १८; जैउ. १, १६,

२, ८; -ग्रस्य मं. २, ५, ११; -ग्रा

तै. २, ७, १७, १; ३, ७, १३, ४;

तैआ. ४, २०, ३; २३, १; -ग्राः

श. १४, ७, १, ४३; ४४; -ग्राः

तै. २, ४, ४, ३; ५, २, ३; -ग्राम् तैआ.

१०, १, १३; -ग्रामिः तै. १, ५, ८,

३; -ग्राम् तै. १, ७, ७, २; -ग्राय

ऐआ. १, ५, २; -ग्रे तै. ३, १२,

९, ६; -ग्रेषु तै. २, ८, ८, ७; -ग्रेः

तै. ३, ८, ५, १.

उग्र-गाध- -धम्ऽइव, -धे तां. १४,

८, ४; ८; १५, २, ६; ९.

उग्र-देव- -वः तैआ. ५, ४, १२; तां.

१४, ३, १७; २३, १६, ११; जै.

१४.

उग्र-पुत्र- -भ्रः श. १४, ६, ८, २.

उग्रम्-प(श्य→)श्या- -श्या तैआ.

२, ४, १; -श्ये तैआ. २, ४, १.

उग्र-वत्- -त् ऐ. ८, २; ३.

उग्र-सेन- -म् श. १३, ५, ४, ३.

उच्चथ(√वच्)- -थाथ तै. ३, ७,

११, २.

उच्चर(-द् √चर्), उच्चरति श. ६, ७,

१, ११; १०, १, १, ११; उच्चरति

श. ६, ३, १, ३७; १४, ६, ११, ३;

७, १, ५; उच्चरतः तां. ८, ५, ४;

ष. १, ३; उच्चरत् तैआ. ४, ४२,

५; उच्चरत् श. १४, ५, १, २३.

उच्चारयन्ति गो. १, १, २४.

√उच्चारण्य(-द् √चरण्य), उच्चारण्यत्

शां. ७, २ ॥.

उच्चार- -रः ष. १, ३.

उच्चा-शास्(ः) गो. १, ३, ७; ९.

उच्चा तैआ. १, ११, २; तां. १२, ३,

१; जैउ. १, १२, ३, ५; सा. २, ६,

१; ८, ५; ३, ५, ७; गो. १, २, ९.

उच्चा(-चऽअ-)वच्, चा- -चम् शां. ९,

१; श. १३, ५, १, ७; १४, ५, १;

१९; ७, १, १४; -चाऽइव ष. २, २,

-चाः शां. २५, ११; का. १, ४, १,

२३; ष. २, ४; -चाऽइव श. २, ३, ४,

३२; -चाम्ऽइव ष. २, २; -चैः

श. २, ३, ४, ३२; का. १, ४, १,

२३.

उच्चैस्(ः) ऐ. २, ७; ३९; श. १, ४,

१, ३; ६, ३, २७; ४, ६, ७, १८; ६,

५, ३, ४; ७, १, २, १८; ९, ४, ३,

१५; ५, १, ४०; ११, २, ७, १५; ४,

२, ६; का. १, २, ३, १३; गो. २,

३, ३; ५, ४.

उच्चैःश्रवस्- -वसम् जै. १५३;

जैउ. ३, ६, १, ३; -वाः जैउ. ३,

६, १, १; २.

उच्चैर्षोष- -षः ऐ. ३, ४; ४, ९.

उच्चैर्बलि- -लि ऐ. ३, ७.

उच्चैस्तराम् ऐ. ३, ७; २४; गो. २,

३, ३; -म्ऽइव ऐ. ३, २४; का.

१, २, १, ६; गो. २, ३, २२.

उच्च्यु(-द् √च्यु), उच्च्यावथतात् ऐ.

२, ६.

√उच्छ, उच्छन्तु तै. २, ८, ९, ९;

उच्छन् ऐ. ५, १८.

† = उक्ष्णो विकारः स्नायुः सा. । ‡ 'उक्लि' मुपा. । § उणा०; √उजेः √वजे वी 'ओजस्वत्' इति MW. प्रभृतयः ।

¶ 'उप्ताः' मुपा. स्वरश्चिन्त्यः । ॥ तै. १, ८, २२, ८, 'उच्चरण्येत्' इति पाठः । अ. ७, २९, १ 'आचरण्यात्' इति

पाठः (गद्र.) । शां. २, ४, ३, द्र. ।

उच्छिद्(-द्/छिद्), उच्छिन्घात् ऐआ.
१, २, ४.

उच्छिद्ये ऐआ. १, २, ४.

उच्छेत्तवै श. १, २, ५, १०.

उच्छिष्(-द्/शिष्) उच्छिषति तै. १,
१, ६, ८; २, २, ६, ४; उच्छिषन्ति
तै. १, २, ६, ४; उच्छिषेत् तै. १, १,
६, ८; २, २, ६, ४; उ; उच्छिष्यात्
तै. ३, २, २, ४; उच्छिष्यः तै. ३,
७, ६, २, ४.

उच्छिष्यते ऐ. ७, ३; श. १३,
१, १, १; तै. १, १, १, ३;

३, ८, २, ३; तां. १०, ५, १०;
उच्छिष्येते तै. १, ४, १०, २;

उदशिष्यन्त तां. ८, १, ४; १३, ४.
१७; उच्छिषि तै. २, ४, १, २; ३, ७, ६,
१७; २, ४; तैआ. २, ५, २.

उच्छिष्ट-म् ऐ. ७, १७; शांआ. ११,
८; श. ४, ४, ३, १२; का. १, ६,
१, ३०; तैआ. ५, ८, १३; १०, २३, १;
गो. १, २, १५; -ष्टेन गो. १, २, १५

उच्छिषण-णम् तै. १, १, ९, १; २; ३;
-णस्य तै. १, ८, ६, २; -णात् तै.
१, १, ९, ३; ४; -णेन तै. १, ७, ८, ५.

उच्छिषण-भाग-गः तै. १, ७, ८, ५,
उच्छिषण-भाज्-जः गो. १,
२, १५.

उच्छी(-द्/शी), उच्छ्याते श. ४, ५,
७, ५

उच्छोषु(क→)का(-द्/शुष्)-काः
श. १२, १, १, २; गो. १, ४, २.

उच्छृष्(-द्/शृष्), उद्...श्रथाय श.
६, ७, ३, ८; सं. १, ७, १०.

उच्छ्रि(-द्/श्रि), उच्छ्रयति श. २, १,
४, १६; ३, २, १, ३५; ६, १, १५; ७,
१, १४; ७, १, २, ११; १३, २, ९,
२; ८, ३, १२; तै. ३, ९, ७, १; तां. ६, ४,

२; ४, ४, ३; उच्छ्रयन्ति शां.
१०, १; १२, १^३; श. ३, ७,
२, ४; ८; ६, ७, ८; उच्छ्रिश्रियुः
श. ३, ७, ३, २; उच्छ्रयतु तां. ६,
४, २; ४, ४, ३; उच्छ्रयतात् श.
१३, ५, २, ६; तै. ३, ९, ७, १;

उच्छ्रयस्व ऐ. २, २; शां. १०, २;
श. ३, २, १, ३५; तै. ३, ६, १, १;
२; तां. १, ५, ५; उदश्रयत् ऐ. ३,
४२; उदश्रयन् ऐ. २, ३; श. २,
१, ४, १६; ७, १, २, ६; उदश्रयन्
श. ७, १, २, ६; ११; उच्छ्रयेत् श.
३, ७, २, ४; ५; १३, ८, ३, १२;

गो. १, ३, २१.
उच्छ्रीयते श. ३, ७, २, ८.
उच्छ्रापय श. १३, २, ९, २; ५,
२, ६. उदशिष्रियत् श. ३, ७, १,
१७; १८.

उच्छ्राय-यस् जैउ. १, १, ५, ७;
-यौ श. ३, ५, ३, २४.

उच्छ्रायी-यीभ्याम् श. ३, ५, ३, ९

उच्छ्रित-तः श. ३, ७, ३, १; -तम्
ऽइव श. १, ४, ४, ८; -ताः श.
३, ७, २, २; ३, १.

उच्छ्रित-व(त्→)ती-तीः शां.
१०, २;

उच्छ्रय श. ३, ७, २, ४.
उच्छ्रीयमाण-णाय ऐ. २, २; शां.
१०, २; श. ३, ७, १, १३.

उच्छ्रु-ऋः जै. १६०.
उच्छ्रिष्(-द्/श्रिष्), उद्ऽइव श्लेष-
यति जैउ. २, ३, ३, ८.

उच्छ्रु-ऋः श. ५, ४, १, ९.
उच्छ्रुच्(-द्/श्रुच्), उच्छ्रुचस्व
तैआ. ६, ७, १॥

उच्छ्रुत्तमा(न→)ना तैआ. ६,
७, ११.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.
उच्छ्रुत्तयेत् जै. १६४.

† 'उच्छ्रुत्तयेत्' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । ‡ 'वै' श्ये इति भा. । § 'जाः?' इति मुपा. । § 'अप्' इत्यत्र टि. ।
§ 'च्छ्र' इति L. मुपा. चिन्त्यः ॥ तु. = ऋ. १०, १८, १११ 'उच्छ्रमश्चस्व' इति भा. समयत एव विकृति गतः
प्रमादपाठः । √श्वसितेरन्तर्भावितण्यर्थस्यैतद्रूपम् इति च तस्यानर्गलोपपत्तिः । सा. (ऋ. १०, १४२, ६) √श्वसते-
भौवादिकस्य रूपमिति साधीय आह । ॥ 'उच्छ्रमश्चमाना' इति मुपा. प्रमादपाठः तु. = ऋ. १०, १८, १२ । ‡ मुपा. स्वरश्चिन्त्यः ।

२,६,७; तां. ७,२,२;६,११;१३,३,२४; १४, ३, १३; जै. १५^२; १७;१३९^२; १९२^२; जैउ. १, ६, २, ७; उदजयेताम् जै. १९२; उदजयताम् ऐ. २,२५; ४,८^२;९^२; शां.१८,१^२; श.२,४,३,५;तै.१,६, १,१०; उदजयताम् श. २,४, ३, ५; का. १,३, २,५; उदजयन् श. १, ५, २, २०; उदजयन् श.५, १,२,२;२,२,१७; उद्...जयेयम् जै.१५;१७;१९२^२; उद्जैषीत् श. ५, १,४, १२; ५,२५; २,१,१३; १६; २, १; उद्जैषम् श.५, १, ५,२७.
उज्जापयति तां. १८, ७, १२; उज्जापयन्ति तां. ५,५, १४;१६^२; १८,७,९^२;१२; गो. २,५,८.
उज्जिगीवस्-वांसम् जै. १३९; -वांसौ श.२, ४, ३, ५; का. १, ३,२,६.
उज्जिति-तयः तै. १, ३, २, ६; -तिम् श. १, ८, ३, १-४; जै. १५;१७; -तीः श. ५, २,२,१६; तै. १,३,२,६; -त्यै श. ५, १,३, ३; तै. १,३,५,३; ६,१, १०; तां. १४,३,१४;१५,९,७;१८,६,१०^२; जै. १९२;गो. २,१,१७;५,८.
उज्जित्य जै. १७;
उज्जेष-बेभ्यः श. ५,१,३,३^२.
उज्जेष-व(त्→)ती-त्यौ श. ५,१, ३,३^२.
उज्ज्य(द्-ज्या)-म् श. १४, ६, ८,२.
उज्ज्वल(द्-ज्वल्), उज्ज्वलति श. २, २, १, ८^२; का. १, २, १,६^२; उज्ज्वलन्ति श. १४, ६, १,१०^२; उज्ज्वाल श.१,४,१,१३;उदज्वलत् श. ९, २,३,३७;उदज्वालीत् श. १,४,१,१९.

उज्ज्वलयति शां. १६,७; का. १, २,२,१०.
उज्ज्वलय श. १४,३,१,२;५.
उड(ळ)ङ्गव-वानाम् सा. २,८,५.
उडुम्बर-उडुम्बर द्र.
उत् गो. १ २,४,३.
उत्(√वे)-तानि तै. २,६,४,४.
उत् ऐ. १,१६;२१; २,६;१०; २०^२; ४०;४२; ३, ३८; ४६^२; ऐआ. ५, १,१; शां. १०,४;१३,८^२; १८,१; २५,९; शांआ. १,२;७,४;१२,४; श.१,७,२,८;३,१८; २७;८,१,३; ९,१,४; २, १४;३५; ३,१६; श. २, २, २,९; ३,४, ७^२; ४, ३, २; ९; ४, २; का. १, ३, २,२; ४,१; ४, १, ६^२; २२;३,१२; ६,१,१६; २२; २, १, १, ८; २, ८; १०; तै. १, ४, २, ३; ८, ६,४^२;२,१, ६, ५^२; ३, ९, ९^२; ४, २, ६; ३, १३;४, १०;५,२; ६,१;५, १,३^२; ४,२^२; तैआ. १,७,५;२,३, १^२;६. २^२;१२,१^२;१५,१^२; तां. २, २,३; ६, १, ११; व. २, ४^२; जै. ६२^२; १४६;१८०;१९०;२०४; जैउ. १, १६,१,४-७; सं. १,१, १४; १५; २,३;४;५;२,१,११; गो. १,३,८; उत्तडइव तै. ३,९,९,२^२.
उत्तो(-तड) श. १,१, २,८; २,२, ३,७.
उ(-द्→)त्√कम्पू, उत्कम्पयति श. १४,२,२,१७.
उत्कर-उत्कृ द्र.
उ(-द्→)त्-काश-शम् शां. २, ५.
उत्कूल-विकूल-काश्याम् तै. ३,४, १०,१३.
उ(-द्→)त्√कृत्, उद्...कृन्तति जै. १६४; उत्कृत्येत ऐ. ६,२३; उत्कृत्येरन् ऐ. ६,२३.
उत्कृतम्(णमुल्) श. १३,७,१,९.

उत्कृत्य श. ६,२,१,७.
उ(-द्→)त्√कृष्, उत्कृषन्ति तां. १६, १३,८.
उ(-द्→)त्√कृ, उत्कृरति श. ३, ५; ४, ३; १०^२; ११-१३; ६, १,६, ७,१,३; उत्कृरन्ति ऐ. ६,३; श. २,१,१,७; का.१,१,१,५; तै.१,६, १०,५; उत्कृरामि श. ३, ५, ४, १०-१३; उद्...कृरामि श.३,५, ४,१३; उत्कृरेत् श.८,७,२,१६.
उत्कर-रः श. ८,७,२,१६; तै. ३, २,१०,१;३,२,३; तैआ. ५, १,१, ४, १,१; गो. १,३,१०; -रम् ऐ. ६,३; श. ३,५,१,२६;६, १,६;७, १,३; व. ३,१; -रात् का. २, २, २,१०; -रे ऐ. ६,३^२; श. ८,७, २,१६; ९,१,२,३१; तै. ३, ३,२, ३^२;११,१; व. १,१.
उ(-द्→)त्√कम्, उत्कामति शांआ. ४,१४;५,३^२;श.३,१,२,१२;८,५, ३,१;१०,४,१,१८; २,३०;३१,५, २,६; १३;१२,९,२,५; १४,२,२, २९;३,१,२,८; उत्कामति श. १०, ५, २, १३; १४, ४, १, २१; जै. १२९; जैउ. ३,६,४, ३; व. १,५; उत्कामतः शांआ. ५,४; श. ११, ६,२,६^२;८; ९; उत्कामन्ति श. ५, १,१,५;७; ७, ५,२,८; १४,७,२, ८; उत्कामन्ति श. ११, ६,३,७; १२,२,१,३;१४,६,९,५;जै.१२०; १६८;गो.१,३,२१;उद्...कामन्ति श. १४, ६, २, १२; तां. १२, १०, २१; उत्कामति श.८, ५,३, १; उत्कामामि जैउ. ४,८,१,१०; उत्काम ऐ. ७, १; शांआ. ९, ३-६;श.९,४,१,७-१२;११, ५, ८,४; १४,९,२,८-१२; जै. १४३.
उच्चकम्पुः शांआ. ४,१४^२;११,१; श. २,२,४,१२; ८,२, ४,१-१५;

† 'उज्जित्यै' मुपा. चिन्त्यः । तु. मैसं. १,११,९;कांस १४,१०। ‡=वृ. ३,८,२; यथोपरि मुद्रापितः । मुपा. तु 'उच्चम्' ? । ॥ सा० पादपूरणार्थं इति व्याचष्टे । §'-लनिकूल-' इति य. पाठः ।

का. १,२, ४, ९; उच्चक्रमुः श. ३, १, १, ७; उच्चक्राम श. ६, ३, ३, १३; उच्चक्राम ऐआ. २, १, ४; शांआ. ११, १; उच्चक्रामत् ऐ. १, २; ७; १८; २४; २, ८; ३, ९; ४; ७, १९; ऐआ. २, १, ४; श. ६, २, २, ७; १२; ७, १, २, ५; ६; १०; ४, १, ४२; १०, ४, १, २१; २, २, ७; ११. ४, ३, ८-१५; १७; उच्चक्रामत् श. ५, १, १, ४; ३, ६, १, २, १२; ३, १, २२; २६; ३१; ७, १, २, १; ३, २, १४; ४, १, १६; ३९; २, ११; ९, ४, २, १६; १०, २, २, १; ४, १, २१; २, २७; ६, ५, ६; ११, ४, ३, १; १६; १३, १, १, ३; ३, ६, १; १४, १, २, १३; ३, १, २; तै. १, १, १०, २; ३; ४, ७, ४; ३, २, ५, १; ८, ४; ९, १२, १; तां. ८, ४, ५, ११; जै. १३६; १४३; १९४; २०७; २११; जैउ. २, २, १, १; ष. १, १; गो. १, १, ५; २, २, ६, ५, ६; उच्चक्रामत् ऐ. २, ११; श. ८, १, १, ३; २, २, ५; ९, १, १, ६; ४, १, २; ४; १२, ८, ३, १; तै. ३, ८, १०, १; उच्चक्रामत् श. ७, १, २, ११; ८, २, २, ६; ३, १४; ९, ४, १, ३; तै. ३, ८, १०, २; जै. २००; जैउ. ३, ४, ५, २; उच्चक्रमेत् श. १०, ३, १, २-६; उच्चक्रामेयम् जै. १२९; उच्चक्रमीत् ऐ. ३, ४५, शांआ. ५, ३; श. ६, ३, ३, १४; उच्चक्रमीत् श. ६, ३, ३, १४; उच्चक्रमीत् तै. ३, ७, ५, ३; उच्चक्रमीः श. ८, ४, १, ७; ७, ३, १६; उच्चक्रमीः शांआ. ९, ७; श. १४, ९, २, १३; उच्चक्रमिष्टम् श. ७, ४, १, ४०; उच्चक्रमिष्ट श. ८, १, १, ३; २, १, १२; ३, १, ६. उच्चक्रमयति श. ६, ३, २, ६; ७; ३, १३; का. १, १, ४, २३. उच्चक्रामिषन्ति श. ७, ५, २, ५; उच्चक्रामिषत् श. ७, ५, १, १६;

१७; १८; ८, ५, ३, १; उच्चक्रामिषताम् श. ७, ५, १, १९; उच्चक्रामिषन् श. ७, ५, २, ४.

उच्चक्रम- -मः तां. १, १०, १२; गो. २, २, १४; -माय श. १३, ४, २, १०; तां. १, १०, १२.

उच्चक्रमण- -णम् श. ४, २, ५, ५.

उच्चक्रमिष्यत्- -ष्यन् श. १४, ८, ६, ३; १०, १; ९, २, १३.

उच्चक्रम्य ऐआ. २, ५, १; श. १, ३, १, १०; ८, २, १, ११; ३, १, ५; ७, ३, १५; १४, ६, २, १४; ७, २, ११; का. २, २, ४, ७; जैउ. १, १६, २, ३.

उच्चक्रान्त, न्ता- -न्तः जैउ. १, ११, २, ३; -न्तःऽइव जै. २११; -न्तम् श. ६, ३, ३, १४; जै. १०३; -न्ताः श. ७, ४, २, ४०; जैउ. १, ११, २, ५; -न्तानि श. ७, ५, २, ४२; -न्तायाम् श. ७, ५, १, १६; -न्ते ऐआ. २, १, ४; शांआ. ९, २; श. ६, १, २, १२; ७, १, २, १, ९; ४, २, ११; १४, ९, २, ७; -न्तेषु श. १०, ६, ५, ६; १३, ४, ४, ६.

उच्चक्रान्त-मेघ- -घम् ऐ. २, ८; -घाः ऐ. २, ८; श. ७, ५, २, ३७.

उच्चक्रामित- -न्तिः तां. १, १०, १२; जैउ. १, ८, २, ५; गो. २, २, १४; -न्तिम् श. ११, ६, २, ४; -न्त्यै तां. १, १०, १२; १२, १०, २१; जै. १५६.

उच्चक्रामत्- -मन् शांआ. ८, ७; श. १४, ७, १, ८; -मन्तः तां. ५, ५, १२; -मन्तम् श. १४, ७, २, ३.

उच्चक्रामन्ती- -न्त्यः श. ९, ५, १, ३६.

उ(द्→)त्/कुश, उच्चक्रामन्ति जै. १३९; १४५; उच्चक्राम ऐ. ८, १२; १७.

उच्चक्रामद(द्/कुद्)- -म् जै. १४२.

उ(द्→)त्/खन्, उच्चक्रामन्ति श. ३, ५, ४, ३; उच्चक्रामत् श. ३, ५, ४, ३;

उच्चक्रामन् श. ३, ५, ४, ३; ६, ७, १, २३; उच्चक्रामन् श. ६, ७, १, २३. उच्चक्राम- -स्त्रा श. ६, ७, १, २३.

उच्चक्राम ऐ. २, १.

उ(द्→)त्/खिद्, उच्चक्रामन्ति श. ३, ८, २, १६; ३, २; जै. ११९; उच्चक्रामदतात् ऐ. २, ६; तै. ३, ६, ६, २. उच्चक्रामद् श. ४, ५, २, १; उच्चक्रामदत् जै. १०८.

उच्चक्राम ऐ. २, १२; श. ४, ५, २, १.

उच्चक्राम(न्→)ञा- -ञायाः तां. ९, ५, ७.

उच्चक्राम(द्/तप्)- -सः तै. ३, ११, ७, ३.

उच्चक्राम-उच्चक्राम् द्र.

उच्चक्राम, मा, (-द्/तमप्!)- -मः ऐ. ४, १८; २५; शां. २६, १; ११; २७, ६; श. १, ८, २, १३; २, ४, ४, २५; ३, ९, ४, ५; ४, २, १, ३३; ३, ३, ५, ३, ५, ७; ८, ६, २, ५; १९; ९, ३, ४, १८; ४, २, २, ३; ५, १, ५, ३; १२, १, १, ११; ७, २, १६; का. १, ३, ४, १४; तै. १, ६, ३, १०; ८, ६, ३; ८, ४; २, ४, ३, ३; ३, ७, ६, ७; १०, ९, १२; तैआ. २, १४, १; तां. २, ९, ३; ४, १, ७; ७, ३, ९; ११, ६, ८; १२, १, १०; ७, १०; १३, १, १२; १५, १, ११; १२; जैउ. ४, ३, ३; -मम् ऐ. १, ४; ३०; ७, १०; २०; शां. ३, ८; ८, ४; १०, २; ३; २१, ३; २२, ८; शांआ. ७, ३; ८, ५; श. १, ५, ३, २५; ८, २, १७; २, २, १, ७; ३, २, १, २१; ५, ४, ७; ७, २, ५; ८, ३, ३; ४, २, ३, ४; ४, २, ७; ५, १, २, ७; ३, ११; ५, २; ६, ३, ३, १४; ७, ३, ८; ७, ३, १, ४६; ८, ४, १, २६; ६, २, १५; ७, ४, ७; ९; १८; २, १, १, २, ३, ३, २; ४, ३; २, १, १२; ४, २, २, ३; ४, ३; १०, २, १, ८; ११; ४, ५, १; १२, २, २, १२; ८, २, १२; ९, २, ८; १३, ३, १, ४; ५, ३, ९; ६, २, ७; १४, ३.

१,२८^३; का. १, २, ३, १३; ३, ४, १४; ४, १, २९; २, २, ४, ५; तै. १, २, ४, १; ३, १, ६; ४, ७, ३; ५, २, ७^३; ७, ७, ४; २, ४, २, ६; ३, ४; ४, ९; ७, ८; ६, १, १; १७, ५, ७, १६, ४; ८, १, ६; ३, ७, ४, ३; १२, ५, १२; तैआ. १, ८, ३; २२, ८; २, ४, १; १४, १; ६, ३, २; ४, २; तां. ७, ८, ७; ८, ५, २; ९, १, १७; १३, ५, २४; ष. २, १; २; जै. ११^३; १२७^३; आ. १, २, ३, ७; ३१७; ४८७; ५५५; २, ७, ५; सा. २, १, ५; ९, ४, ३; मं. १, ७, १०; गो. १, १, ३, ९; ५, १; २५; २, ५, ८; ६, ११; -मया ऐ. १, १६; २१; २२; २८; २९; २, २; १८; ३७; ४०; ४१; ३, १९; ३१; ३८; ऐआ. १, १, २; ४, २, २; शां. ३, २; ७, १०; ८, २; ९, २; ४, ६; १०, २; ६; १४, २; १९, ४; २४, २; शा. ७, ५, १, १०; १३, ५, १, १७; तै. १, ३, ४, ५; ष. ३, २; गो. २, ६, १६; -मरुय तां. ९, १, १९; ष. २, १; २; ३, ७; -मरुयाम् ऐ. ७, १६; -मा ऐ. १, ३०; ३, २३; शां. २२, २; शांआ. २, ३; १५; १६; १८; शा. १, ५, २, १३; ६, २, २, १८; ३, १, ४, ३, ४, २, ८; ८, ५, २, १६; ५, ४, १२; ६, १, २, २; ७, १, ९^३; १५; १७^३; ३, ९; १७; ९, १, २, ४; १३; १३, ३, ६; का. १, ४, १, १३; तै. १, ३, ४, ५; ८, ८, २; ३; तां. २, ३, १^३; ७, ८, ८; ३, ९, २^३; जैउ. १, १७, २, ८; गो. २, ३, २०; -मा: ऐआ. ५, १, १; २, ३^३; ५^३; शां. १४, १; शा. ८, ३, ३, ८; ७, ४, २१; १०, २, ६, ११; १२, ८, २, ३, ५^३; ९, १, १०^३; तै. १, १, ९, ८; ३, ६, १; तां. २, ३, ४; १०, २; १५, ३; ३, ७, २; गो. १, २, १५^३; -माव् ऐआ. ५, ३, २; शां. १७,

६; गो. २, ५, ३; -मान् शा. १, ६, १, ९^३; ८, ७, ४, २१; १३, ६, २, ७; -मानि ऐ. ४, ६; शां. ११, ५; २७, ७; शा. ४, ४, ४, ६^३; ६, ३, १, ११; ७, ३, १, ४६; ९, ३, १, १७; ४, ९^३; १०, २, ६, १२; तै. २, ४, १, १; ५, २, ४; तां. ९, १, १९; गो. २, ५, २; -माम् ऐ. १, ७^३; ८^३; १३^३; १६^३; २८^३; २९^३; ३०; २, २^३; ऐआ. ५, १, १; २, १; ३; ४; ५^३; शां. ३, २; ९, ४; शा. १, ३, ५, ६; ७, १, १८; ८, ७, ४, १८; २१; ११, २, १, ४; ७, ८; १३, १, ७, ४; ८, ८; ३, ४, १; ६, ५^३; १४, ३, २, १८; का. १, ४, १, १४; तै. ३, ८, १०, ५; ८, ११, २; ९, १५, ३; तां. ८, ७, २; १२, ५, २५; १३, ६, १५; जै. ११; ष. २, १, २; गो. २, ३, ११; -माय शा. ४, ३, ४, २२; -माया: ऐआ. ५, ३, १^३; शां. ७, १०; शा. १, ५, २, १३; तां. २, ९, ३; जै. ३६; -मायाम् शा. ४, २, १, ३३; ८, ६, १, २२; २, १९; ७, २, १७; तां. ७, ७, ७; -मायै शां. ३, २; २८, ५; शा. ८, ५, २, १६; -मे ऐ. ५, १; १२; २०; ६, २४; २८; ऐआ. ५, २, ५; शां. ३, ४; २२, १; ३; २३, ८; २६, १६; शा. १, ५, ३, २३; २, ४, ४, २५; ४, ८, ४^३; ५, १, २, १९; ७, २, १, १०; ८, ७, २, ५; ३, ९^३; ११^३; ११, ४, १, ५-७; १२; १४; १५; १३, २, १, ६; ३, २, ३; तै. २, ७, ११, २; १२, ४; ३, १, १, १२; ९, ९, २; तैआ. १०, ३०, १; तां. २, १६, ३^३; जैउ. ४, १, ८; २, ६^३; गो. १, ३, ७; ९^३; ४, १७^३; -मेन ऐ. ४, ५; ६; ६, ३३; ३५; शां. १, ५; १५, ३; ४; शा. १, ९, ३, ९; गो. २, ६, १३; -मेभि: तै. ३, ६, ८, १;

-मेषु शां. १७, ८^३; गो. २, ५, २; ५^३; -मै: तां. ९, १, १९; गो. २, ५, १; -मौ शां. १, ४; २७, ६; शा. ४, ३, १, ८.

उत्तम-तसु(ः) तै. ३, ३, १, ४.

उत्तम-पुरुष- -षाय सा. १, २, ५.

उत्तम-रात्र- -त्रात् शां. १७, ८; तां. ९, १, १९; गो. २, ५, ५.

उत्तम-वयस- -म् शा. १२, ९, १, ८.

उत्तम-श्लोक- -क: शांआ. १२, ३.

उत्तमा(-मसअ)-ङ्- -म् शांआ. १४, १.

उत्तमा(-मसअ)-ध्वं- -ध्वम् शा. १२, ३,

३, १२; -ध्वं तां. १४, २, ६; ष. २,

१; २^३.

उत्तम्(=द्व/स्तम्), उद्...तञ्जोमि,

तैआ. ६, ७, १; उत्तमान शा. ९,

२, ३, ३४; उद्...स्तमान् शा.

३, ६, १, १५; उदतञ्जोत् जै.

८८; उदस्तम्नुवन् तां. ८, ८, १३;

उदस्ताप्सीत्^३ तै. ३, ७, १०, १.

उत्तब्ध- -म् शा. १४, ४, १, २५.

उत्तम्नुवत्- -न् तैआ. ६, ८, १^३.

उत्तम्भन- -म् शा. ३, ३, ४, २५.

उत्तर, रा(-द्व+तरप्)- -र: ऐ. ४, १५;

१८^३; २२^३; ५, ३; ऐआ. १, ४, २^३;

२, ३, ४, ५, १, २, २, २^३; शां. ८, ३;

११, १; शांआ. ४, १३; शा. १, ४,

५, ५; ३, ५, १, ६; ७, २, ५; ४, ७; ४,

१, ३, १५; ६, ४, १, ९; ७, १, २, १३;

५, १, ३८^३; २, २२; ८, ६, ३, १४;

१०, २, ३, ११; ४, ५, २; ११, २,

६, ६; ७, ९; १३; १६^३; ४, १,

१६; ५, २, ५; ६; १२, १, ४, ३; २, ४,

१६; ७, ३, ७; ८, १, १९; ९, २, ८;

१३, ८, ३, ९; १४, ३, १, २८; तै. १,

१, ८, ४; ३, १, ३; ८, ४, ३; २, ४, ७,

८; ३, ७, ६, ९; १०^३; १०, ४, १; ११,

७, १; १०, ३; ४; तैआ. १, २४, ३;

† 'उत्तरम्' इति कालि. मुपा. | ‡ 'उत्तमानि' इति मुपा. स्वरभिनत्यः । § 'उदस्ताप्सीत्' इति मुपा. सोऽयं

साक्षाभेदत्वायुः ।

छ, १९, १; ८, १, १; २, १; ३, १; ४, १
 ५, १; तां. १०, ४, १; १३, ७, ९; आ.
 २, ३, ६; जै. ३, १, ३, ७; ५, ४, १;
 गो. १, ३, १०; ४, १८; -रः S-रः
 तां. १६, १०; ३, -रः म ऐ. १, ३;
 २०; ३, १५; छ, १, ७; ५, ७; ऐआ.
 ३, १, ५; ५, १, २; ३, १; २; शां.
 १, ५; ३, ७; ९, ६; १७, ४; २७, २;
 ६; २६, ८; ११; शांआ. १, २;
 ७; २, १; १६; ७, १२-१४; ८,
 ५; १२, ८; शा. १, २, ५, १२; १३;
 ३, ४, १५; ४, ५, १८; १, ५; २, ५,
 २, ६; ३, १, २, ८; ३, १६; ४, ४, ९;
 ५, ३, ८; २१; २२; ४, ६; ७; ७, ४;
 ७; छ, २, ४, १७; ५, ५, ४, २१; ६,
 ४, १, ९; ५, २, ५; ७, १, १, ४४; २,
 १३; ४, २, १; २; ५, १, २; १३; ३८;
 २, २६; ८, ३, १, १३; २, १३; ३, ४;
 ६, २, १४; ३, १३; २३; ७, २, १३;
 ३, ५; ९, १, २, २९; ३०; ३७; २,
 ३, ३५; ११, ६, १, २; ७; १२, २, ३,
 ४; ८, १, १९; ९, २, ८; १३, ३, १,
 २; ३, २, १; ५, ३, ७; ४, २८; १४, १,
 ३, १२; ३, १, २८; का. १, ५, १, ४;
 ६, १, ९; २, २, ३, ११; तै. १, ८,
 १०, १; २; २, १, ४, १; २; ५, ५, ४,
 ४, ९; ६, ६, ४; ३, २, ९, १२; १०,
 ३; तैआ. ६, ३, २; ७, २; तां. ५, ७,
 ४; ८, ९, १७; १०, ५, १०; ११, ५,
 १९; ६, २, ६; व. १, ४; जै.
 १२७; १४७; २१२; आ. १, ११९;
 २४८; २८०; ३६९; ४६५; ४९३;
 ५११; ५१२; ५२४; ५६१; २, १६,
 ४; १७, ६; सौ. छ; सा. १, ५, १६; ६,
 ८; ७, ५; गो. १, २, ११; ३, १;
 -रः म् S-रः म् ऐआ. ५, ३, १; तां. १६,
 १०, ३; -रः सां. ८, ४; ९, ३;
 ४; सा. १२, ७, ३, ७; १४, ५, २, ३;
 तै. १, ६, ५, १; ८, ३, २; २, १, ४, ३;
 ५, ५; ३, ७, २, ४; गो. २, १, ११

-रयोः ऐ. ६, ८; शां. १३, २;
 २८, २; ३; ३०, १०; का. १, १, २,
 ७; तै. १, १, २, ४; ८; २, ४, २; तां.
 ७, ७, ७; जै. १०५; १०७; २११;
 गो. २, ४, १५; ६, ५; -रः सात् तै.
 ३, ३, २, ११; गो. २, ४, १६;
 -रः स्मिन् शा. ६, ५, २, २२; ६, ४,
 ७; ८, ६, ३, २३; ९, २, ३, ३५;
 तै. ३, ७, ७, १०; -रः स्मै तै. ३, ७,
 १, ६-८; -रः स्य ऐ. ७, १६; ऐआ.
 ५, २, ५; ३, १; शां. १, ४; २४, ९;
 २७, ६; सा. ३, ५, ३, १४; छ, २,
 ३, ४; ६, ९, ११; ७, २, २, ४; १०,
 २, १, ४; का. १, ५, २, ७; ९; तै. ३,
 २, १०, २; तां. ५, ६, ४; व. ३, ७;
 जै. ३४; सा. ३, १, ४; -रः स्याः
 ऐआ. ५, ३, १; का. १, ५, १, २७;
 -रः स्याम् शा. २, ५, २, ६; १७; १८;
 ३, ५, २, ११; १२; १२, ८, ३, ६; ९,
 २, ११; का. १, ५, १, ४; १४; १५;
 तै. १, ६, ४, ३; ५, १; ३, ५, ८, ३;
 १३, ३; -रः स्यै तै. ३, ३, ६, ४;
 -रा ऐ. १, ८; २, २६; ५, २६; ७,
 ११; सा. २, ३, २, १६; ५, २, १०;
 ३, १, १, ३; ५, १, ३; छ, १, ३, १५;
 २, २, १६; ७, ५, १, ३८; ८, ३, १,
 १३; २, १३; ३, ४; ६, ३, १६; ९, ५,
 १, ६१; १०, २, ३, ६; १२, ७, ३,
 ७; ८, ३, ६; १३, ८, १, १९; का.
 १, ५, १, ८; तै. २, १, ७, १; ९, २;
 ३, ७, २, ४; तैआ. ७, ३, ४; व. २,
 १०; छ, ६; गो. १, ३, ११; १२; २,
 १, १०; ६, १६; -राः ऐ. छ, १९;
 शां. ८, ६; ७; १९, ९; शांआ. २,
 १; सा. ६, ५, ३, ५; ६, ३, ७; ७, ४,
 २, १३; ८, १, २, ४; ३, १, ११; ३,
 ११; ४, ११; ४, ४, ३; ६, १, २३;
 तै. १, ५, १, ४; ३, २, ३, ८; गो. २,
 ६, १२; १६; -राषि ऐ. ७, ११;
 ऐआ. ५, १, ६; शां. २४, १; शांआ.

२, १; सा. ३, ८, २, २९; छ, ४, ४,
 ५; ५, ५, २, ४; ९, १, १, २४; का.
 १, २, १, १; ३; तै. १, ४, १०, ५;
 -रात् शा. १, ४, १, १४; ५, ५, ४,
 १०; ८, १, २, ४; जै. १९४; -रात्
 शा. १, ५, ३, ८; गो. २, ६, १३;
 -राभिः ऐ. ७, १६; -राभ्याम्
 ऐआ. ३, १, ३; शांआ. ७, ११;
 -राम ऐ. ७, ११; २०; शां. ३,
 १; १०, ६; ११, ४; सा. १, ५, ३,
 २०; ६, ३, ३३; ३४; २, ३, २, १८;
 ३, ५, १, १२; ६, ५, ३, ५; ७, १, १,
 २८; ३०; ४, २, १; २; १०; १३; ८,
 ६, ३, १४; १६; ७, २, १६; ३, ११;
 ९, २, २, ७; ३, ४१; ५, १, ६१; ११,
 ६, १, १२; १४, १, ३, ८; का. १,
 ३, १, १०; २०; तै. २, १, २, १२; ४,
 ८, ६; ३, ५, १०, ५; ७, ६, २२; ९,
 १२, ३; -राम् S-राम् ऐ. ७, ११;
 शां. ३, १; सा. ९, ३, ३, ६; १४, ३,
 १, ३१; तै. १, २, १, १४; सं. १, ८,
 ७; ८; २, २, १; १७; ८, १; -राय
 जै. ३, ७, ४, १; -रायाम् शा. ३,
 ९, २, १५; छ, २, १, १५; ६, ९, ११;
 ५, १, ५, २८; -रासाम् गो. २, १,
 ४; -रासु शां. ८, ५; -रे ऐ. २,
 ३५; ३, १७; २८; ऐआ. ५, १, २;
 शां. ५, १; सा. ३, ५, २, १८; ४,
 १७; छ, ५, ४, १४; ५, ५, २, ७; ६,
 ४, २, ६; ५, २, १२; ७, ४, १, १३;
 ८, २, ३, १४; ३, २, ६; ९, ४, ४, ५;
 १३; १०, २, ३, ११; १३; ११, ४, १,
 ५; १३; १२, १, ४, २; ८, १, १, ९,
 ३, ११; १४; १३, ३, २, १; का. १,
 २, १, १०; तै. १, १, २, ४; ८; ६, ८;
 ३, १०, ७; ५, १, २; ५; ३, ३, ९, ११;
 ९, ९, १; ११, २, ४; तां. ७, ७, ५;
 ८, ४, २; जै. ३१; ५३; १६८;
 आ. १, ५; १००; जैआ. १, १००;
 गो. १, ३, ७; ३; ५, २५; २, १, १९;

२,६;५, १०; -रेण ऐ. ७, १६;
 ऐआ. ५, १, ३; ३, १; शां. २, २;
 १४, २; १५, ५; १८, ५; २६, ६;
 २७, ६; शा. १, १, १, १८; २०; २,
 ५, ११; ३, ५, ३, ८; २१; ६, १, २६;
 ३, १३; ४, ५, ८, ५; ५, १, ५, २१;
 ४, ३, १; २४; ६, ६, ४, १५; ७, ५, २,
 २९; ११, ५, ५, १३; १२, ५, १, ११;
 का. १, १, २, २; ३, ३, ९; २, १, १,
 १३; १४; २, ३, ९; तै. १, ५, २, ८, ८,
 ३, ४; तैआ. ५, ६, ६; ८, ३; ९, १०;
 तां. ५, ६, २; ७; ७, ४; ११, ५, १९; १,
 १, ३; जै. १२७; जैठ. ३, ३, ४, ९; सा.
 १, ५, १५; २, ३, ११; ६, १४; ७, १२;
 ८, ४; ३, ३, २; ६, १; -रेषाम् शां.
 २१, ५; शा. ९, ३, ४, १८; तै. १,
 ७, ७, ४; ८, ४, ३; तां. २, १५; ३;
 -रेषु† तै. २, ८, ८, १; -रौ श.
 १०, १, २, ७; का. १, ५, १, २६.

उत्तर-कुह- रवः ऐ. ८, १४; जै.
 १८; -रुन् ऐ. ८, २३.

उत्तर-न(र→)रा तै. ३, २, १०, ३.

उत्तर-तस्(ः) ऐ. १, ७; ५, १४; ६,
 ४; ३०; ७, ५; ऐआ. ५, १, १; ३;
 ४; शां. २, २; ९, १; ६; शांआ.
 २, ५, ९, ८; १२, ८; शा. १, १, १,
 २०; २, ४, ११-१३; ५, ६; ११; ३,
 ४, ४; २, ३, ३, १४; ५, २, १७; ३,
 १, १, ३; ४, ३, १९; ५, १, ३०; २, ७;
 ६, १, २२; ८, २, १९; ४, ४, २, १६;
 ६, ६, १; ५; ८, ५; ५, २, १, ९; ६, ३,
 १, ३०; ४, १, ६; २, ३; ८, १, ५; १२;
 ७, १, १, २७; ४३; ३, १, २३; २, १०;
 १७; ४, १, ३५; ३८; ४२; ५, २,
 १५; १८; २०; ८, १, २, ४; ६; ३, ६;
 ९; २, २, ९; ४, १७; १८; ३, ४, १३,
 ४, १, ११; ४, १, ११; ५, १, ११; २,
 १०; १४; ६, १, ८; १९; २३; २, १६;
 ३, ३; ७, ४, १०; ९, ३, १, १९; २१;
 २३; ४, १०; १३; १४; १०, २, १,

११; १३, २, २, १९; ३, १, २; ५,
 ३, ८; १, १३; १९; २, ५; ६; ३, ९;
 १०; १२; ४, १, २; १४, १, २, २; ९;
 १५; ३, १२; १४; २२; ३, २, ३८; ३,
 १, २१; २२; का. १, ३, १, १४; ५, १,
 १४; ६, २, ३; ५; २, १, १, १४; २, २,
 ७; ८; ३, ६; १०; तै. १, १, ३, ९;
 २, १, ४; ५, १०, १; ६, ८, ३; २, २;
 १०, ५; ७; ३, ९, ७; ८; ९; १०, २,
 ४; ७, १५, ५; ३, २, ९, ७; ३, ६, ९;
 ८, ५, ३; ७, २; २०, ३; ९, ५, १; ११,
 ९, ४; ५; १२, ५, ५; तैआ. १, २०,
 १; २३, ६; २४, ३; ४, ५, ३; ६, २;
 १४, १; ५, ४, ७; ५, २; तां. ५, १,
 १४; मं. २, ६, ३; सा. ३, ३, ५; जै.
 १४१; १६०; १८७; जैठ. १, १, २,
 ५; २, ३, १, २; २, २; ३, १, ३, २;
 ५, २, २; १, २, १०; गो. १, २, १९;
 २४; ३, ११; १२; २, ३, २३; ६,
 ६; ९.

उत्तरतु-आयतन, ना- नः तै. ३,
 ९, ५, २; -ना श. ८, ४, ४, ११.

उत्तरतु-उपचार- नः श. ३, ४, ३,
 १९; ८, ६, १, १९.

उत्तर-नाभि- -भिः श. १४, ३, १,
 १६; -भ्या श. १४, ३, १, १६.

उत्तर-नारायण- -णेन श. १३, ६, २,
 २०.

उत्तर-पदा- -दा द्वै. ३, १४.

उत्तर-पूर्व(→)वां- -र्वस्याम् तैआ.
 १, १९, १.

उत्तर-बर्हिस्- -र्हिः श. ३, ८, ३,
 १०; १२.

उत्तर-मद्, द्वा- -द्वाः ऐ. ८, १४,
 -द्वाम् श. १३, ४, २, ८; ११; १४;
 ४, ३, ५.

उत्तर-मूल(ल→)ला- -मूड्वा श. १,
 २, ४, १६; का. २, २, २, ९.

उत्तर-रूप- -म् ऐआ. ३, १, १;
 २; ५; ६; शांआ. ७, २; ४; ५; ६;

७; ८; १२-१४; १६-१८; २१;
 तैआ. ७, ३, १; २; ३; ४.

उत्तर-लोमन्- -म तै. ३, २, ५, ६;
 २, ६, १; शा. ७, ३, २, २; ९, ३, ४,
 १४; १२, ५, २, ७; -ञ्जा ऐ. ८, ६;
 -ञ्जि सा. ३, ५, १.

उत्तर-वयस- -से श. १२, २, ३, ४;
 तां. १९, ४, ४; जै. १८४.

उत्तर-वयस्य- -स्ये जै. १३५.

उत्तर-वर्मन्- -र्मानः तै. ३, ११,
 २, ४.

उत्तर-वादिन्- -दी सा. २, ७, १३.

उत्तर-वेदि- -दिः श. ३, ५, १, १२;
 ३३; ३५; ७, ३, १, २७; २८; ८, ६,
 ३, १५; ९, २, १, ५; ६; ७; १२,
 ८, २, ३६; ९, १, ११; १४, ३, १, १५;
 तै. १, ६, २, ७; ४, ३; तैआ. ५, १०,
 २; ३; तां. १६, १३, ७; जै. १३६,
 -दिम् श. २, ५, १, १८; २, ६; ६;
 ३, ३; ३, ५, १, २३; ५, २, ३; ९;
 १०; ४, २, १, १५; ७, ३, १, २७; ९,
 २, १, ७; का. १, ४, ३, १५; ५, १, ४;
 ३, २; ६, ३, ३; तै. १, ६, २, ७; ६, ४,
 ३; ३, ९, २, १, १; तैआ. १, २२, ८;
 २, ५, १; तां. १७, १३, ३; १०; १३;
 १६; जै. १३६; -देः श. ३, ५, २,
 ३; ३, १९; ४, ९, ११; -द्वौ शांआ.
 १, ५; शा. ४, २, १, १५; ४, ३, १२;
 ५, ५, ४, २१; ७, ३, १, २८; ८, ६,
 ३, १५; १४, ३, १, १५; का. १, ५;
 १, ३८; ६, २, ८; -द्याम् तै. ३, ११,
 ९, १; २; तैआ. १, २६, ३; ५, १०,
 २; ३; ४.

उत्तरवेदि-संमत- -तः तै. ३, ११,
 ९१.

उत्तरवेदी-नाभि- -भिः ऐ.
 १, २८.

उत्तर-सत्त्वन्- -त्वानः तै. ३, ११,
 २, ४.

उत्तर-सिच्- -सिचम् का. १, १, ३४.

† 'रेषु' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः ।

उत्तरा

उत्तरा (-र+आच्) श. ३, २, ३, १५.
 उत्तराव (-र+आत्ति) श. ८, १, ४, २;
 ६, १, १९^१; तै. २, ५, १, ३; ८, १;
 ८, ५, ८.
 उत्तरा (-रडा-)दित्य-स्थाली- ली
 श. ४, २, २, १६.
 उत्तरा (-रडा-)घ (->र)रा- -रा: तां.
 १६, ८, ६; -रा: डइव श. ५, ३, ४, २१.
 उत्तरा (-रडा-)प (र->)श्री- -रस्याम्
 तैआ. १, १९, १.
 उत्तरा (-रडा-)रणि- -णिम् श. ११,
 ५, १, १५; १६; १७^३; -ण्या श.
 ३, ४, १, २२.
 उत्तरा (-रडा-)ञ- -ञ: तैआ. ५, १,
 १; -भात् श. २३, ५; श. १, ७,
 ३, २०^१; -ञे श. १, ७, ३, २०^३;
 ४, १, १, २७; ३, ५, ७^३; ४, २, १६;
 ५, ४, २, १०^३; ५, १, १, ९, १, १०;
 ४, २, १; जै. ३६; -धनं श. १,
 ३, १, १३; ७, २, २, ११; ३, २, ११;
 ९, १, २, २७; का. २, २, ४, १०.
 उत्तरा ध्वं, ध्यां- -ध्वं: श. ३, ५,
 १, २६; ७, २, ७; -ध्वम् गो. २,
 १, ११^१; -ध्याम् श. ७, १, १, २१;
 -ध्वं श. ५, २, ४, ५.
 उत्तरा ध्वं पूर्वां- -ध्वं श. १, ६,
 ३, ३९.
 उत्तरा ध्वं-पूर्वां (-वंडा-) ध्वं-
 -ध्वं तां. ९, ९, ९.
 उत्तरा-वद- -वद श. २, १, १, १३;
 २, ११; ३, १, ३, १६; का. १, १,
 १, ९; २, ७; -वन्तम् तै. २, ४, ७, ८.
 उत्तरा-वती- -ती तै. २, १, ४, १;
 जै. १६८; -ती: शां. २, २; -तीम्
 तै. २, १, ४, १; जै. १६८.
 उत्तरा-सुद्- -सद: श. ५, २, ४, ६;
 -सद्भ्य: श. ५, २, ४, ५.
 उत्तराहि (-र+आहि) श. २, १, २, ४;
 ३, २, ३, १५.

उत्तरा (-रडा-)हुति- -ति: श. ११,
 ५, ३, ३; ६.
 उत्तरि (रिन्->)णी- -ण्याऽ-ण्या गो.
 २, ४, १०^३.
 उत्तरे (-रडा-)डा- -डाम् शां. ३, ७;
 १३, ७^३.
 उत्तरे-द्युम् (:) तै. १, ८, ४, ३.
 उत्तरो (रडाउ)त्तरिन्- -ण: शां. २, २.
 उत्तरोत्तरिणी- -णी व. २, १०;
 -णीम् ऐ. ७, २०; ८, ६; ९; १०;
 -ण्या ऐ. ३, ४४^३.
 उत्तरो (-रडाउ-)त्तरि-क्रम- -म:
 ऐआ. २, ३, ३.
 उत्तरो (-रडाउ-)त्तरि-ता- -तायै शां.
 ३०, ३.
 उत्तरौ (-रडाओ-)ह- -ह: शां. ३, ७;
 -हो शां. ३, ७.
 उत्तान्, न्ना (-द्व/तव्) - -न: श. १०,
 ५, ५, ७; तै. २, २, ५, ३; ३, २, ५^३; ४,
 ६^३; तैआ. ३, १०, २; ४; -नम् शां.
 २, २; श. ३, ८, २, १२; ७, ४, १,
 १८; १०, ५, ५, १; ५^३; ६; ७^३; १२,
 ५, २, ७; -नस्य तै. २, ३, ४, ५;
 -ना श. ३, २, १, २९; -नाम् श.
 १०, ५, ५, ७; -नाम्ऽइव श. ३,
 २, १, २९; -नाय तै. २, २, ५, ३,
 तैआ. ३, १०, ४; तां. १, ८, ११;
 जै. ७, ११, २, ७; -नाया: श.
 ६, ३, ४, ४^३; -ने श. १०, ५, ५, ७;
 -नेन श. १, ७, १, २०; ४, १, १,
 २४; २, २३; १४, १, ३, २४.
 उ (-द्व->)व/तुद्, उचुद् तआ. ४,
 ३९, १^२.
 उ (-द्व->)व/तुद्, उददणत् तै. २,
 २, ३, १.
 उ (-द्व->)व/तु, उत्तर तैआ. ६, ७, २;
 उद्... अतिरम् श. ६, ६, ३, १५;
 तैआ. २, ५, ३; उत्तरेम श. १३,
 ८, ४, ३; तैआ. ६, ३, २.

उत्तीर्ण- -र्ण: सा. ३, २, १०.
 उथ्या (-द्व/स्या), उत्तिष्ठते तैआ. १०,
 ६४, १; उत्तिष्ठति ऐआ. २, १, २^३;
 ३, १^३; शां. ३, ४; श. ३, ३, ३, १३;
 १४; ४, ३, १, १; ६, ४, ३, ९; तै. ३,
 ३, १०, ४; उत्तिष्ठति श. १०, ६,
 २, ८; ९; १०; तां. १५, ११, ९; सा.
 ३, ६, १२; उद्... तिष्ठति श. ८,
 २, ४, २०; ११, १, ६, ३२;
 १४, ८, १४, १; उत्तिष्ठन्ति ऐ;
 २, २०; ४, १७; शां. ७, ६.
 श. १, ३, १, १९; उत्तिष्ठन्ति
 श. ४, ६, ८, २; १४, ४, ४, १;
 २; ३; तां. ४, ८, १०; १२^३; १३;
 १४; १५^३; ५, ९, १४^३; १०, ४,
 ९; १३, २, ६; १५, ४, ३; ९, ९;
 १०, ९, १३; १५; ११, ३; ५; १२, ४;
 जै. १२५; १६०; १६२^३; २०३; व.
 ५, ९; उत्तस्थौ श. १४, ५, १,
 १५^३; जै. १९८; उत्तस्थु: जै.
 १९८^३; उत्तस्थु: तां. २५, ६,
 ५; जै. १५६, २०५; व. १, ४;
 उत्तिष्ठ ऐ. १, २२; ४, ३१; ५,
 ६; १८; ऐआ. ३, २, १; शां. २०,
 ३^३; श. १४, ९, ४, १८; उद्... तिष्ठ
 श. ६, ४, ३, ९^३; ५, ४, १३^३;
 तैआ. ४, २, १; ३, २; ५, २, ६; ६, ४,
 २^३; उद्... तिष्ठ तै. ३, ७, ८, २;
 उत्तिष्ठत श. १३, ८, ४, ३; तैआ.
 १, २७, २; ६, ३, २; १०, ६०, १; जै.
 १७६; २०९; उत्तिष्ठाम ऐ. ४, १७;
 तां. ४, १, १; उद्विष्टव ऐआ. २,
 १, ४; शां. ६, १; श. ११, १, ६, ५;
 उद्विष्टव तै. १, १, ३, १०; तैआ. १,
 २३, ४, ५^३; ६^३; जै. १, १५, ३, ८;
 ३, ७, १, ३; उद्... अतिष्ठत् जै.
 १४, उद्विष्टव ऐ. ४, १७; तैआ.
 १, २३, २; ७^३; तां. ४, १, १; जै.
 १६३^३; उद्... अतिष्ठत् जै. १४;

† 'उत्तराद्धम्' इति कालि. मुपा. । ‡ = ऐ. ३, ४४; 'उत्तरोत्तरिणी-' इति पाठः स एवास्मान् साचीयात् भाति
 अत्र. । § 'उत्तरिणी-' इत्यत्र टि. इ. ।

उत्तिष्ठेत् शां. २०, ३; तां. ९, ३, १; जै. ४; १३; उदस्थात् ऐ. ५, २७; ७, ३; शा. १२, ४, १, ९; तै. १, ४, ३, १^३; उत्थात् मं. १, १, १३, उदस्थुः शा. ४, ६, ८, २; उदस्थाताश्च (= उदस्थात्) तां. ४, ८, ११; १५, १२, ३.
 उत्थापयति शांआ. ५, ३^३; शा. ६, ४, ३, ९; तै. १, ४, ३, २; उत्थापयति शा. १०, ५, २, २०; १४, ८, १४, १; जै. ४; उत्थापयन्ति ऐ. ७, २७; २८; शा. १२, ४, १, ९; १३, ५, २, ९; उत्थापयामि गो. २, ४, १२; उत्थापयामः शा. १२, ४, १, ९; उत्थापयाञ्चकार जै. १५१; उत्थापयाञ्चक्रुः ऐ. ७, २७; उत्थापयत ऐ. ७, २७; उदस्थापयन् तै. २, २, ८, ७; उत्थापयन् गो. २, ४, ११; १२; उत्थापयेत् ऐ. ५, २; ७; ७, ३; शा. १२, ४, १, ९; तै. १, ४, ३, १, उत्तिष्ठलति शा. ११, १, ६, ५.
 उत्तिष्ठत् -त्तः तां. ५, ९, १४; -ताम् ऐ. ७, २७; -न् ऐ. ७, १५; शा. ४, ५, ४, १०; का. २, १, १, ९; तां. १३, २, ५; -न्तम् तैआ. २, २, १, ४, ४, २, ५; जै. १३.
 उड्थाः गो. २, ४, ११^१.
 उत्थातुम् जै. १३०^१.
 उत्थात् -ता जै. १५०.
 उत्थान- -नम् शा. ४, ६, ८, २; तां. १५, १०, २; २५, १०, १९; २०^३; २१; सा. ३, ९, १; -दस्थ तां. १३, २, ६; १५, ८, ३.
 उत्थानीय- -म् तां. २३, १९, ११.
 उत्थापित- -तः गो. २, ४, १२.
 उत्थाप्य सा. २, २, १; २; ३, ३; ४; ५; ४, १; ६, १०; ११; ७, ४; ८.
 उत्थाप्यमान- -नाः ऐ. ७, २७.
 उत्थाय शा. ६, ५, ४, १३; १३, ३, ६,

६; ७; ५, २, १६; जै. ८५; १९९.
 उत्थित- -तः शा. ३, ८, ३, ३०; तै. ३, ७, ६, १९; -तम् जै. १२, ४, ४; -ते शा. १, ८, १, ४; ५; जै. १२७.
 उत्पट- -टः शा. १४, ६, ९, ३१.
 उ(द्→)त्/पत् उत्पतति शा. ३, १, २, १६; उत्पतति शा. ३, ८, २, १४; तां. ५, १, १७; जै. ११५; उत्पतन्ति ऐ. ५, २८; तै. १, २, ६, ४; जै. १७६; उदपतत् ऐ. ३, २५^३; २६; शा. १०, २, १, १; उदपतताम् तै. १, १, २, ५; जै. १०२; उदपतत् ऐ. ३, २५^३.
 उदपिपतिषत् शा. १०, २, १, १.
 उत्पतत् -त् तां. ७, ७, १७.
 उत्पतितुम् शा. १०, २, १, १.
 उत्पतिष्यत् -न् ऐ. ४, ७.
 उत्पाता(-तऽअ-)द्भुत- -तः, -तेषु गो. २, २, ५.
 उ(द्→)त्/पद्, उदपद्यत शा. १, ७, ३, २०.
 उत्पत्ति- -त्तिः गो. १, १, २५.
 उत्पत्स्यमान- -नः तैआ. १, २, ४.
 उत्पादन- -नेन जै. १०१.
 उ(द्→)त्/परा/भू, उत्पराभभुतुः शा. २, ४, ३, २; का. १, ३, २, २.
 उत्परिपश्यत्(-द्परि/दृश्)- -न्तः तै. २, ६, ६, ४.
 उत्पल- -ले सा. २, ६, ११.
 उत्पवन-उत्पवितृ- उत्पू द्र.
 उ(द्→)त्/श्पा, उत्पिबन्ते शा. ५, २, ४, ७, ११.
 उ(द्→)त्/रपा, उत्पाहि शा. १२, ८, ३, ११.
 उत्पाटि(-टक →)का- -का शा. १४, ६, ९, ३०.
 उ(द्→)त्/पिष्, उत्पिषे तैआ. १, ५, २.
 उ(द्→)त्/पू, उत्पुनाति शा. १,

१, ३, ३; ३, १, २५; का. २, १, ३, १; तै. १, ७, ६, ४; ३, २, ५, १; उत्पुनाति शा. १, १, ३, ५^३; ६^३; ३, १, २२-२४; ५, ३, ५, १६; १८; का. २, १, ३, ३; तै. १, ७, ६, १; २, ७, ३, ३; ३, २, ५, १^३; २^३; ३, ४, ४; ६; उत्पुनन्ति तै. १, ७, ६, १; ३, २, ३, १०; उत्पुनामि शा. १, १, ३, ६; ३, १, २३; २४; ५, ३, ५, १५; १६; का. २, १, ३, ३^३; तै. १, ७, ६, ३; उत्पुनातु तै. ३, २, ५, २; उत्पुनीत तै. ३, ७, १२, ६^३; उत्पुनीयात् तै. ३, ३, ४, ६.
 उत्पवन- -नस्य शा. १, ३, १, २२.
 उत्पवितृ- -तारः शा. १, १, ३, ६.
 उत्पूत- -तम् ऐ. २, २३^३; ष. ४, १; -ताः तै. ३, ७, ४, १४.
 उत्पूय शा. ३, ४, १, १८; ५, २, १, ६, ३, ६^३; १२, ४, ४, ६; ७; का. २, १, ३, १; जै. १५१.
 उ(द्→)त्/पू, उदपारयेताम् जै. १९२.
 उ(द्→)त्/प्र/पत्, उदप्रपतत् ऐ. ३, २३^३.
 उ(द्→)त्/प्लु, उत्प्लवति ष. ५, ७.
 उदप्लवत जै. २१२^३.
 उदप्लवयत् जै. १९४.
 उत्स- -सः शा. ६, ७, ४, ४; ७, ५, २, ३४^३; तै. २, ४, ६, २; ६, ४, ४; ३, ७, ६, ११; जै. २०^३; २२; -त्सम् ऐआ. १, २, १; शा. ६, ७, ४, ४; ७, ५, २, ३४; तै. ३, ७, ४, १६; तैआ. ६, ६, १^३; -त्साः शां. २०, ४; -त्सौ शा. ७, ५, १, ३१^३; तै. १, ४, ४, ९^३; गो. १, २, ८.
 उ(द्→)त्/सच्, उद्...सचत् तै. ३, १, ३, २.
 उत्सज्य(-द्/सञ्ज्) तां. २१, ९, ३.
 उ(द्→)त्/सद्(→सीद्), उत्सीदति

† 'उत्थायाभ्युत्थाय' इति वा 'उत्थायोत्थाय' इति वा मूपा. द्र. | ‡ उदप्रवत (उद्/पु) इति. P.W. पा. | § अन्तोदात्तः स्वराभावो वा मुपा. चिन्त्यः ।

श. ६, ५, ४, ३; जैउ. ३, ३, ४, ६;
 ७; उत्सीदन्ति श. १३, ४, ४, १;
 उत्सादाद श. ११, ८, ४, ६;
 उद्...सीदेत् गो. २, ४, ९.
 उत्सादयति श. ९, २, १, १८; २०;
 २३; ५, १, २२; १४, ३, १, १; १४;
 १६; उत्सादयति श. ९, २, १,
 १९; २०; २१; २२; उदसादयन्
 श. ९, ५, १, २२; उत्सादयेत् श.
 ९, २, १, १९; २०; १४, ३, १, १४;
 १५; उत्सादयेत् श. ९, २, १, १९;
 २१; २२; १४, ३, १, १४.
 उत्सन्न- -ञः† का. १, ५, १, ३८;
 ६, २, ८; -ञम् श. ६, २, १,
 ३९; ७, ३, १, ४२; १२, ७,
 २, ११; -न्नम्ऽइव १४, ३,
 १, १; तै. १, ३, १, १; -ञाः श.
 ६, २, १, ३९; -ञे श. ७, ३, १,
 ४२.
 उत्सन्न-यञ्- -ञःऽइव श. २, ४, ३,
 ४८; ६, २, १९; १३, ३, ३, ६.
 उत्साद्- -द्वेभ्यः तै. ३, ४, ६, १.
 उत्साद-त्सु(ः) तै. ३, ६, ११, २.
 उत्सादन- -नम् श. ९, २, १, २३.
 उत्सादना(-नऽअ-)-र्थ- -म् श.
 १४, ३, २, २१.
 उत्सादयत्- -न् सा. ३, १, ७.
 उत्सादयिष्यत्- -न्तः ऐ. १, २, २.
 उत्साद्य श. ९, २, १, २३.
 उत्सर्ग-उत्सर्जम् उत्सृज् द्र.
 उ(-द्→)त्/सृज्, उत्सृजति श. ६,
 ८, १, ११; उत्सृजत् श. ६, ८, १,
 १०; उत्सृजताम् श. ३, ५, ३,
 १७.
 उत्सृजत्- -त् श. १४, ७, १, ४२.
 उत्सृह(द्/सृह्) उत्सृहे श. १, ३, ३,
 ५. १, १; उत्सृहेत् ऐ. ३, ४४;
 गो. २, ४, १०.
 उत्साक्ष्ये श. १, ३, ३, १३.
 उत्सृहम्(कमुल्) तै. १, १, ६, १.

उ(-द्)त्/सिञ्च्(→सिञ्च्), उत्सिञ्चति
 शां. २, २.
 उत्सिञ्च्य श. १, १, १, १८; १२, ४, २,
 ९; का. २, १, १, १३.
 उ(-द्)त्/सिध्, उत्सिधिषुः जै.
 १३१; उदसेध्व तां. १५, ९, ११.
 उत्सिध्य तां. १९, ७, ४; जै. १३१.
 उत्सेध- -धः तां. १५, ९, १०; -धम्
 श. १३, २, २, ९; तै. ३, ८, २३,
 ३; -धेन तां. १५, ९, ११; १९,
 ७, १; ४; जै. १३१.
 उत्सेध-निषेध- -धाभ्याम् तां. १५,
 ९, १३; -धौ तां. १५, ९, १२;
 १९, ७, ४.
 उत्सेधपरोक्षवृ(द्ध→)द्धा सं. १.
 उ(द्→)त्/सृज्, उत्सृजते शां. १५,
 ३; ४; तै. २, ४, १, १०; जै. १३१;
 उत्सृजति ऐ. २, ४; ऐआ. १, ५,
 १; शां. ५, ७; ८, ५; ११, ६; १८,
 १०; २२, १; शांआ. २, १; श.
 ३, ३, २, १९; ७, २, ८; ७, ५, २,
 ३२; तै. १, ३, १, ६; ६, ८, ९; ९,
 १०; ३, ८, ९, ३; उत्सृजन्ते जै.
 १६४; उत्सृजन्ति शां. १९, ६;
 श. ५, २, ३, ७; ७, ५, २, २९; ३०;
 १३, २, ४, ३; उत्सृजन्ति श. ७,
 ५, २, २९; १३, १, ३, १, ५; तै. ३,
 ८, ६, १; ८, १; ९, ९, ३; तां. ५, १०,
 १; ३; ७; ६, ८, ४; २३, १५, २; गो.
 २, ३, १७; उत्सृजामः श. ७, ५, २,
 ३०; उत्सृजिरे जै. ८५; उत्सृ-
 क्ष्यामः ऐ. ७, १६; उत्सृज तां.
 १९, ७, १; मं. २, ८, १४; उत्सृजत
 तैआ. ६, १२, १; उत्सृजावहै
 जै. २०३; उत्सृजामहै जै. १६४;
 उदसृजत तां. १५, १०, ११; जै.
 २०३; उदसृजत् श. १३, ६, २,
 १३; तै. १, ५, ५, ६; तां. १९, ७,
 १; २५, १, ११; उदसृजन्त तां.
 २३, १५, २; जै. ८५; १३१;

उद्...असृजन्त तां. १०, १२, २;
 उत्सृजेत् श. ३, ७, २, ८; ७, ५,
 २, ३१; उत्सृजेत् तै. ३, ९, १, ३;
 सा. १, ४, १; उत्सृजेत् जै. १६४;
 उत्सृजेयुः तां. ५, १०, २; ५;
 उत्सृजेमहि जै. ८५.
 उत्सृज्यते शां. २७, १; शांआ.
 २, ११; उत्सृज्यन्ते शां. १६, ५.
 उत्सर्ग- -र्गम् शां. ८, २; जै. १६४;
 -र्गैः श. ७, ५, २, २८.
 उत्सर्जम् (णमुल्) श. ५, २, ३, ७.
 उत्सृजत्- -न्तः शां. ८, २; तां. २५,
 १, ११.
 उत्सृजमान- -नम् जै. १६४; -नस्य
 श. २, ६, ३, १२.
 उत्सृज्य श. ९, ५, १, १३; १४; १५;
 मं. २, ८, १४.
 उत्सृज्य, ज्या- -ज्यम् जै. १६४;
 -ज्याः जै. १६४; -ज्याश्च तां.
 ५, १०, ४; जै. १६४.
 उत्सृष्ट, ष्टा- -ष्टः श. ५, २, ३, ७;
 -ष्टम् तां. ५, १०, ५; ६; जै.
 १६४; गो. २, ६, १६; -ष्टा सं.
 १; गो. २, २, १७; -ष्टाः शां. २३,
 ४; तां. ५, १०, ९; -ष्टाम् श. ४,
 २, २, १०.
 उरंसृष्टि- -ष्टिः जै. ८५; २०३; ५.
 १, ३; -ष्टिम् जै. १६४; -ष्ट्यै
 ५. १, ३.
 उत्सृक्ष्यमाण- -णः का. १, ६, ३, ८.
 उद्→, त्/सृप्, उत्सृपति तैआ. १,
 १४, ३; ४; उत्सृपन्ति तैआ. १,
 १४, २; ३; उत्सृप तैआ. १, १४,
 ४; उत्सृपत तैआ. १, १४, २; ३;
 उदसृपत् ऐआ. २, १, ४; उत्सृपत्
 शां. ३, १; तै. ३, ११, ९, ८.
 उत्सृप्य श. २, ३, १, २१; ११, ५, ३,
 ४; ७; का. १, ३, १, १३.
 उत्सेध-उत्सिध् द्र.
 उ(द्→)त्/स्ना, उत्सनाति तै. ३, ७

† 'न्नुः' इति मुपा. स्वरक्षिन्त्यः। श. तु 'उत्सन्नयज्ञः' इति समस्तं पदं पपाठ, अत्र।

५,३; उत्सृजामित् शा. १२, २, १,
५; उत्सृजायुः शा. १२, २, १, ५.
उत्सृजान- नान् दे. ३, ४.
उत्सृज्युत्(द्/सिच्)- -तः शां. १, ५.
उद् ऐ. ३, ३७; ४, ४; ९, ३२; ५, ८; १३,
७, ७; ऐआ. ५, २, ३; शां. १७;
३, २४, ७; २९, ६; शांआ. १, २; ८, ५;
शा. ६, ६, ३, १५; १३, ५, १, ११;
८, ४, ७; १४, ४, १, २५; तै. २, ५,
१, १; ७, १६, ४; ८, १, ६; ३, १, ३, ३;
७, ११, २; तैआ. २, ४, १; ४, ११;
८; १७, १; १९, १; २०, ३; ५, ९,
११; ६, ३, २, ४, २; ९, २; तां. ९,
९, १२; जै. ७०; जैउ. १, १२,
३, ५; १८, २, ७; ८; २, ३, ३, ३; ८;
ष. ५, १२; मं. २, ५, ३, ५; सा. २,
१, ५; ९, ४, ९, ५, ३.
उदक- -कम् ऐ. २, १९; ८, २४; शांआ.
४, ७; शा. १, ८, १, ६; ३, ३, ४, ३१;
४, १, ५; ११, ४, १, १५; १३, ८,
४, ५; १४, ५, ४, १२; ९, १, ७; तै.
१, ५, १०, ७; तैआ. १, ४, ३; ९, ५;
३, २, ३; ६, १२, १; जै. १३५; १६०;
मं. २, ८, १४; सा. १, ३, २; ३, ६;
२, ३, २; ३, ६, १; गो. १, १, ३९;
२, ७; ३, ११; १२; -कस्य तैआ.
१, २६, ७; -कानि तैआ. ६, ११,
२; जै. ६; सा. ३, ५, १; -के ऐआ.
३, २, ४; शांआ. ८, ७; शा. १२,
१, ३, २३; १३, ३, ८, ५; १४, ५,
४, १२; ९, ४, ६; जै. १८१;
१९८; सा. १, ४, २१; ६, १; ७, १;
६, ७; ३, २, ८; गो. १, ४, १३; २,
२, ५; -केन शा. २, २, २, १९; ९,
५, २, १४; १३, ८, ४, २; का. १,
२, २, १५; तैआ. ६, ४, १; मं. १,
६, २; सा. २, ७, ५.

उदक-तपण- -णम् सा. १, २, ५.
उदक-धारा- -राम् ऐ. ७, १२.
उदक-पात्र- -त्रम् शांआ. ४, ७.
उदक-पेय- -म्सइव शां. १२, ६.
उदक-याजिन्- -जी शां. १२, ४.
उदक-वन्- -ता शा. १, ७, १, २०.
उदक-वर्त्मन्- -ना तैआ. १, १२, ५.
उदकाञ्जलि- -लीन् सा. २, १, ११;
३, १, ४.
उदके-चर- -राः शा. १३, ४, ३, १२.
उदको(-कडउ)-पस्पर्शन्- -नम् सा.
१, २, ५.
उदकोपस्पर्शना(-नडअ)-र्थ- -म् सा.
३, ९, १.
उदकोपस्पर्शन्- -शीं तैआ. १,
३२, १.
उद, उदन्- -उदक.
उद-कमण्डलु- -म् शा. १२, ४, १,
५; ८.
उद-कुम्भ- -म्भः शा. ३, ३, २, ५;
-म्भम् ऐआ. ५, १, १; शांआ. ४,
१५; शा. ३, १, २, २; -म्भे शा. ३,
३, २, ५.
उद-चमसु- -सम् शा. ७, २, १,
१७; -साः शा. ७, २, ४, २;
-सान् शा. ७, २, ४, १; ३, ४; ७; ८;
९; १२; २५; २९.
उद-धि- -धिः गो२, २, ५.
उदन्तु- -न्ते तै. १, २, ६, २.
उदन्या- -न्याः मं. १, २, ५.
उदन्त्यु- -न्युः जै १५१; -न्युनाम्
जै. १५१.
उदन्त्व- -न्वः जै. २२४; -न्वत्
तै. ३, २, ३, १२.
उद-पात्र- -म् ऐ. ५, २७; ७, ३;
शा. २, ४, २, १६; २३; ६, १, ४१; ३,
३, ४, ३१; ८, ५, १०; १४, ९, ४,

१८; का. १, ६, १, २३; २७; -त्रे
शा. ३, १, २, ८.
उद-मुत्- -तः गो. २, ४, १६.
उद-मय- -यः ऐ. ८, २२; -यम्
ऐ. ८, २२.
उद-मेघ- -घे तैआ. १, १०, २.
उद-वाह- -हासः तै. २, ५, ५, ३;
उद-शराव- -वम् सा. ३, ४, ४.
उद-स्तोक- -म् शा. १, ७, १, १८;
२, ३, १, १६; का. १, ३, १, ९.
उद-स्थाली- -म् शा. १२, ४, १,
५; ८.
उद-हरण- -णम् शा. ९, १, २, ६;
-णे शा. ९, १, २, ९.
उदाभिषिक्तः- -क्ताः ऐआ. ५,
१, १.
उद्/अञ्, उद्जसे च. १४, ६, ७, ४;
उद्जताम् शा. १४, ६, १, २;
उद्ज शा. १४, ६, १, ३; उदाजत्
तै. २, ८, ५, २; उद्-भाजत् ऐ.
६, ७; गो. २, ५, १३; उदाजत् ऐ.
६, २४.
उद्/अञ्, अञ्, उदचति जै. १८६.
उदच्यते शा. १४, ८, १, १.
उदच्य शा. ५, १, ४, ५.
उदञ्- -क्, गु ऐआ. ५, २, ४; शा.
१, ७, १, १२; ९, ३, १; ३, ९, ४, २१;
४, ४, २, ८; ५, २, १, ९; ४, २, ५; ६,
४, २, १०; तां. १४, १०, ३; जैउ.
४, ११, ५, १२; गो. २, ६, १३;
-ञ् ऐ. १, ८; ८, ९९; १०;
शां. १८, १४; १९, ३; शा. १,
५, १, २५; ७, १, १२; १३; २, ६,
२, ५; ७; १७; ३, ५, १, ३; ६; ७, १,
१०; ९, ३, १५; ५, १, ५, १३; २, १,
९; ४, १९; ६, ६, २, २; ३; ४; ७;
२, १; १२; ७, १, १, २१; ३०; ४, १,

† तां. ८, ८, १३; ऊ इति निघनम् । ‡ 'उदाभिषिक्ताः' इति K.T. मुवा. तै. २, ७, ८, २; इत्यत्र च । एष
एव च साधीयान् पाठ इत्यस्मन्मतम् । कासं. तु यथोपरि मुद्रितं तथैव । किञ्चोपरि मुद्रितं पाठं सा. 'उदयेऽभिषिक्ताः
इत्येवं व्याचक्ष्वे । तत्रापि 'उदकेनाभिषिक्ताः' इत्येवास्मान्माति । § सा. पञ्चान्तरे 'प्राङ्मुदङ्' इत्येतदेकमेव पदं
मत्वा तयोन्तरालवर्तिनीमैद्यानी दिशमाह ।

३५^१; ३९; ४२; ५, २, ३१; का. १, १, ३, २; ३; ६, २, ३^१; तै. १, ६, ३, ८; ९, ४; ३, ७, २, ६; ८, ५, २; ११, ७, १; तैआ. ४, ६, २; ५, ८, ५; तां. ६, ४, १४; जै. १५६; जैउ. १, ९, १, ९; व. १, ४^१; -ञः शां. ५, ७^१; ७, ६; २७, ६; श. १, २, ४, १०^१; २, ६, १, ३७; ४, ४, ५, ९; १३, २, ८, १^१; १४, ३, १, १३; ६, ११, ५; का. १, ६, १, २४; २, ४; २, २, २, ७^१; तै. १, ३, ६, ६; ६, ९, ७; ३, २, ९, ७; ८, २, १; तां. ५, ६, ७; जै. १५६; १८७; व. ३, १; गो. २, १, २५; -ञम् ऐ. २, ११; शां. १८, १२; श. १, २, ५, २२; ३, ६, ४, १२; ४, १, १, २८; ५, २, ४, १९; ६, ४, २, १०; ४, १८; ८, १, ७; १२; ७, ३, २, ११^१; १९; ११, ८, २, १; १३, ४, २, १५; १४, २, २, ३८; का. १, १, ४, २३; २, २, ३, २१; तै. ३, १२, ५, ५^१; तैआ. ५, ८, ५, ९; ९, २; गो. १, ३, ११; १२; २२; -ञौ श. १४, १, ३, २७^१; -दीचः ऐ. १, १४; ६, २२; श. ३, ८, २, १७; ९, १, २४; ६, २, १, ६; ४, ४, २२; ७, २, २, २१; तै. २, १, ३, १; ४, १, ३; ३, २, १०, १; गो. १, ३, १३; २, ४, ६; ६, ४.

उदीची- ची शां. ७, १०; श. १, ७, १, १२; ८, ३, १८; ३, १, १, २; ७; २, ३, १५; ४, २२; ६, १, २३; ४, १२; ७, २, ५; ७; ५, ८, ११; ५, ३, २, ५; ६, ४, ४, २२; ६, २, ३; ८, ३, १, १२; १४; ५, ३, ५; ६, १, ८^१; ९, ३, ४, १३; १०, ६, ५, ३; ११, ८, ३, ६; १३, ४, २, १५; ५, ४, २४; ६, २, १८; ७, १, १३; ८, १, ६; १४, १, २, २; ६, ११, ५; का. २, २, ३, १६; तै. ३, ३, ३,

२, ११, ५, २; १२, ९, १; तैआ. १, २३, ६; जै. ११७; व. ३, १; गो. १, ५, १५; -चीः श. ९, १, १, ३८; तैआ. ४, ६, १; जै. १८७; गो. २, ३, १७; -चीम् ऐ. १, ७; १४; शां. २, २; ७, ६; २२, ९; श. ३, २, ३, १५^१; ५, १, २, ७; २८; ४, ५, ७, ४; ५, ४, १, ६; ५, १, ६; ७, १, १, ५; २, २, १०; ३, १, २३; ११, १, ६, २४; २, ७, ८; १३, ८, २, ६; तै. १, ७, ७, २; २, १, ८, १; ३, २, १, ३^१; ९, ८; ७, ४, ८; तां. ६, ४, १४; व. ५, ६; गो. १, १, ४; १०; १९; २, १८; ५, १८; -च्यः गो. १, १, ७; २, १०; -च्याः गो. १, १, १०; -च्याम् ऐ. १, १४^१; ८, १०; १४^१; १९; शां. ७, ६; श. ७, २, ३, २३; १०, २, ६, ३; ११, ६, १, ११; १४, ६, ९, २४; तैआ. २, ११, १^१; तां. १६, १३, १२; व. २, ४; जैउ. १, १०, १, ६; मं. २, १, ४; -च्यै श. ७, ३, २, ११; तैआ. २, २०, १; -च्यौ श. २, ६, २, ५; का. १, ६, २, ३.

उदक्-कूल- ल्लेषु सा. १, ३, २.

उदक्-प्रवण, पा- -णम् श. ३, १, १, २; -पा श. १, २, ५, १७; का. २, २, ३, १६.

उदक्-शिरस्- -सम् सा. २, ५, ३.

उदक्-संस्य- -म् शां. ५, ७^१; गो. २, १, २५^१.

उदग(-गुडअ-)ग्र, मा- -ग्रः ऐआ. ५, १, ३; -ग्राम् का. २, १, ४, १५.

उदगायन्- -ने श. १४, ९, ३, १; तैआ. १०, ६४, १.

उदगघो(-गुडो-)मीय- -म् शां. २, १.

उदग्दश- -म् का. ३, ३, २, ९.

उदग्द्वय- -द्वयस्य तैआ. १, १८, १.

उदग्द्वार- -रे ऐआ. ५, १, १.

उदक्-क- -कः श. १४, ६, १०, २.

उदक्-मुख- -सः ऐआ. ५, १, २; गो. १, १, १५.

उदञ्जन- -नम् ऐ. ७, ३२; -नेन श. ४, ३, ५, २१.

उदाचमूर्त्तौ श. ३, ३, २, १४^१; १५^१; १६^१.

उदीचीन- -नम् तै. २, १, ३, ५; ३, २, ९, ८; -नान् ऐ. २, ६; तै. ३, ६, ६, १.

उदीचीन-श्रीव- -म् जै. १३९.

उदीचीन-दश- -म् श. १, ७, १, १३; ४, ३, ५, २१.

उदीचीन-प्रवण- -णः शां. ६, १०^१; -णे श. १३, ८, १, ६; ८.

उदीचीन-वंश, शा- -शम् श. ३, ६, १, २३^१; -शा श. ४, ६, ८, १९; -शाम् श. ३, १, १, ७.

उदीचीना(-गुडअ-)ग्र, मा- -ग्राणि श. ३, ५, ४, २०; ६, १, १४; ७, १, ७; १२, ५, १, १२; -ग्राम् श. १, २, १, १६; -ग्रै तै. ३, ३, ६, १०.

उदीच्य- -च्याः जै. १०५; -च्यान् श. ११, ४, १, १; गो. १, ३, ६^१; -च्यानाम् श. ११, ४, १, १; -च्येषु गो. १, २, १०.

उदन(-द्व/अन्), उदनिति का. १, २, २, १०; उदनिति श. १४, ६, ५, १; उदानम् जैउ. ४, ११, १, ६; उदन्यात् जै. ३४.

उदनत्- -नम् श. ४, १, २, २७; -नतः जै. २४.

उदनती- -त्यः श. ३, ८, ३, २२^१; ४, १, २, १६.

उदान- -नड्इति श. ११, ८, ३, ६; -नः ऐ. १, ७; ४, १४; ऐआ. २, ३, ३; शांआ. ११, २; ६; क. १, ३, १, ७; ४, १, ५^१; ३, ३; ३, १, २, २०; ८, ३,

† उद्-आपूर्वाभ्याम् √अञ्जतेः कमुलि रूपमथवा उत्पूर्वाद् √अञ्जतेः णमुलि रूपमिति विमर्शनीयम् ।
 ‡ 'उदीचीनैवप्रवणः' इति आनमुपा. । § 'उदान्त्यः' इति मुधा. चिन्त्यः । ¶ मुष् स्वश्चिन्त्यः ।

३७; ४, १; ४, १, १, १; २, १; २; ११; १७; २४; २७; ४, २, १०; ६, २, २, ६; ७; ४, २, ५; ७, १, २, २ १; ८, १, ३, ९; ४, ३, ४; ५, २, ४; ७; ९, ४, २, १०; १०, १, ४, ५; ११, २, ४, ५; ६; ३, ९; ४, १५; ९, २; १२, २, ४, १६; ८, १, ११; २, २७; १४, १, ३, ३०; ४, ७; ३, १, २१; ४, ३, १०; ६, ९, २७; तैआ. ७, ७, १; तां. १७, ४, १; ष. २, २; ७; जैउ. २, २, ३, ७; ४, ६; ४, ११, १, ६; ९; गो. १, ५, ४; -नम् शां. ७, ५; बा. १, ४, ३, ३; १३; ४, १, २, २; १७; २२; ११, ५, ३, ८; १०; ८, ३, ६; तै. ३, ४, १८, २; तैआ. १०, ३६, १; -नस्य शांआ. ८, ८; -ना: तां. ५, १०, ३; ष. १, ३; गो. १, ५, ५; -नात् गो. २, ६, ११; -नान् तां. ५, १०, ३; -नाय श. १, २, १, १९; २, १, १५; ४, १, २, २४; ५, ६, २; ७, ४, २, ८; ८, ३, १, १०; ७, ३, १९; का. २, १, ४, १८; १९; तैआ. १०, ३३, १; ३४, १; -ने शांआ. ११, १; ५; ६; श. १४, ६, ९, २७; तैआ. १०, ३३, १; ३४, १; ३६, १; -नेन श. १, ४, ३, १३; ११, २, ४, ५; ६; १२, २, ४, १६; १४, ६, ५, १; गो. १, ५, ४.

उदान-भृत्-भृतः श. ८, १, ३, ६; ७.

उदान-रूप-पाभ्याम् गो. १, ३, १३; -वे गो. २, १, ७.

उद्वद(-द्वअ-न्त)-न्तः तैआ. ५, ११, ४; -न्तम् ऐ. ३, १३; श. २, ३, १, १४; तै. २, १, ७, १; -न्तम्ऽइव का. १, ३, १, ८; -न्ताः जै. ९१; ९४; -न्तान् जै. ९४; -न्तेषु जै. ७४; ९४.

उदन्य-न्त्याः ऐ. ७, १८.

१ उदन्तः, उदन्वत्, उदन्वु-उदक-गद.

उदय-यन-यनीय-, उदि. अद्र.

उद्वर्-रम् ऐ. ७, १५; १६; ऐआ. १, ५, १; २, १, ४; ३, २, ५; ५, २, ५; शां. ११, ८; १७, ७; शांआ. २, ११; ८, ९; श. १, ६, ३, ३१; ३, ५, ३, ५; ६, १, १; २; ७, ५, १, ३८; २, ७; ८, ६, २, १३; १४; १५; १६; ८, ७, २, १८; १०, ६, ४, १; ५, ३; ११, २, ६, ८; ५, २, ४; १२, २, ४, १२; ३, १, ६; १३, ६, २, २; १४, २, १, १७; ३, १, २२; तै. २, ६, ४, ३; ५, ५; तैआ. ८, ७, १; तां. ४, ५, १५; ६, ४, ११; जै. १४०; गो. १, ५, ३; २, १, २; ५, ४; -रात् जै. ८; १४०; १५०; गो. १, १, ६; -राय श. १, ६, ३, १७; -रे ऐआ. १, ५, १; शांआ. २, ११; श. ३, २, २, १९; २०; ५, ६, ५; ६, १, १; ७, ५, २, ७; ८, ७, २, १८; ११, २, ६, ८; ५, २, ५; १२, २, ४, १२; ५, २, ७; १३, ६, २, २; जैउ. ३, ३, ४, ७; सं. १, ४, ८; गो. १, ५, ३; २, १, २; ३; -रेण शां. १०, १; श. १, ५, २, १७; १४, २, १, १७; तैआ. १०, २४, १; २५, १; जै. १४०; जैउ. ४, ११, ५, ९.

उद्वर-तुम्(ः) श. ४, ५, २, ३.

उद्वर-शाण्डिल्य-ल्यः वं. २; जै. १३८; -ल्यात् वं. २.

उद्वर-सर्पिन्-पिणः श. ७, १, १, २; तै. ३, १२, ६, ४.

उद्वर-साच्य-यम् शां. ११, ८.

उद्वरण-णम् तैआ. १, १२, ५; तां. २०, १४, ५.

उद्वर्-व्यस्य श. ३, ८, ४, ५.

उद्वर्-कः-कः शां. ११, ५; श. ८, २, २, ३; गो. २, ३, १६; ४, ४; १८.

उद्वर्द(-द्व/अर्द), उद्वर्दति श. ५, ३, ४, ५; ६; उद्वर्दति श. ५, ३, ४, ६;

उद्वर्ष(-द्व/र्ष)-र्षः तै. ३, ७, १०, १.

उद्वव(-द्व/अव), उद्ववतै. २, ५, ५ २.

उद्ववसो(-द्वअव/सो), उद्ववस्यति ऐ. ७, २४; ८, ५; शां. १८, १४; श. २, ५, २, ४८; ६, २, १९; उद्ववस्यति ? श. २, ५, २, ४८.

उद्वव-सान्नीय, या-यया श. ४, ५, १, १३; ९, ५, १, ५३; गो. १, ४, ८; -यस्य ष. ४, १; -या श. ४, ५, १, १६; ५, ५, ५, ९; ११; १२; १३; १३; १३, ६, २, १७; -याम् गो. १, ४, ७; -यायाः गो. १, ५, २२; -यायाम् ऐ. ८, ५; शां. १९, ७; श. ४, ५, ८, १५; ५, ३, ५, २६; १३, ४, ४, ५; ४, २७; जै. १३९; गो. १, ५, २२.

उद्वव-साय शां. १८, १४; श. १२, ४, ३, १०; का. १, ५, १, ३८; ६, २, ८; -यऽइव श. २, ५, २, ४८; ६, २, १९.

उद्वव-स्यत्-तः ऐ. ७, २४; -न् ऐ. ७, २४.

उद्वव(-द्व/अव), उद्ववसुवाते श. ४, २, १, २६; उदावसुवत जै. १३२; उदावत् तैआ. ६, ३, १.

उद्वव(-द्व/अव), उद्ववस्यति श. २, ६, २, १६; ७, १, ५, ५; १३, ८, २, ४; ९; का. १, ६, २, ८; तां. १५, ७, ६; उदावस्यत् तै. १, ५, १०, ७; ३, ११, ८, ६.

उद्ववस्यत्-न् तै. ३, २, ९, १५; जै. १९९.

उद्ववस्त-स्तऽइव ष. २, २.

उदास-सः जैउ. ३, ७, २, २; -सम् ष. २, १; २; जैउ. ३, ७, २, २; -सम्ऽइव ष. २, २; -सौ तां. ११, ५, १९; जै. १६८.

उदाक(-द्व-आ/क), उदाकुरुते श. ३, ३, १, १४; उदाचकार श. १४, ६, १, ३.

उदा-ख्याय(ख्या) श. ३, ३, ३, ३.

उदाघ्नत्(-द्वआ/हत्)-घ्नत् श. १३, ४, २, ८; ३, ५.

उदा(-दुआ)✓चक्ष, उदाचष्टे श. ३, ३, ५^१.

उदाचम् उदम् द्र.

उदा(-दुआ)✓वत्, उदातनोत् तां. २०, १४, २.

उदात्त(-दुआ/दा)-त्तम् सं. ३^१; गो. १, १, २६; -नेषु सं. २.

उदात्त-तम- -मः सं. ३.

उदात्तानुदात्त- -योः सं. ३.

उदात्तोदात्त- -त्तः गो. १, १, २५.

उदात्ति- -त्तये गो. १, २, ४^१.

उदादाय श. १, २, ५, १९^१; का. २, २, १८; तै. ३, २, ९, १३.

उदा(-दुआ)✓दु, उदाद्रवति श. २, ३, १, १७; १२, ४, ४, ६; ७; का. १, ३, १, १०; ५, १, २६; २, ५, १०; २, २, ४, १६; उदाद्रवत् तै. २, १, ९, ३.

उदान- उद✓अन् द्र.

उदा(-दुआ)✓नी, उदानयति श. ३, ८, २, १; ४, ४, २, १८; १३, २, ८, ३; का. १, ५, १, १७; तै. १, ६, ५, ३; ३, ९, ६, ३; उदायन्ति श. १३, ४, २, १; ५, १, १६; उदानिन्युः का. २, २, १, १५; गो. १, २, १८; उदानय श. ३, ८, २, १.

उदानीत- -तान् श. ५, १, ४, ५.

उदानेष्यन्- -न् श. २, ५, २, २०; ५, २, १, ८^१; का. १, ५, १, १७.

उद✓आप्, उदापुः ऐ. ८, २३; श. १३, ५, ४, १४; २३; उदाप्नुवन् ऐ. ४, २६; २८; उदाप्नुयात् श. २, ६, २, १६; का. १, ६, २, ८.

उदायत्- उदे द्र.

उदार(-दु/ह्र)- -राः तै. २, २, ९, ३; -रान् ऐ. २, ३१; तै. ३, १२, ७, २.

उदावह(-दुआ)✓वह्, उदावहन्ति श. ३, ३, ३, १७.

उदावृथान(-दुआ/वृ)- -नः जै. १३५.

उदा(-दुआ)✓शंस, उदाशंसते श. ५, २, ३, ५; उदाशंसे जै. १३५; उद...भाशंसे जै. १३५^१; उदा-शंसते श. १, ३, ५, १५; ११, १, ४, २.

उदास-उदस् द्र.

उदासृत्य(-दुआ/मृ) जै. ७४.

उदाहित-तर- -रः ऐआ. ५, १, ३; श. ७, ४, १, ३८.

उदा(-दुआ)✓ह, उदाहरति शां. ८, १०; श. १, १, १, २२; ३, १, २०^१; का. २, १, २, १; २; उदाहरति का. २, १, २, २; उदाहरन्ति ऐ. ७, १२; ८, २१; तै. १, ६, ८, ९; जै. ५९^१; उदाजहार श. १४, ९, १, ५; उदाजहार तैआ. ३, १२, ७; उदाहरिव्यामः ऐआ. ५, १, ६; उदाहरन् जै. ६४; उदाहरताम् जै. ६३^१; उदाहरेयुः तै. १, ६, ८, ९.

उदि(दु/इ→/अय्), उदयते श. ६, २, १, ५; उदयते श. ६, २, १, ५; का. १, ३, १, २^१; उदेति ऐ. १, ७, ३, ४१^१; ४४^१; ४, ९, २०; ८, ५; शां. २७, १; श. २, ३, १, ३०; ३६; ८, १, २, १; ६, १, १८; १०, ३, ५, ३; १३, ३, ८, ४, १४, ४, ३, ३४^१; का. १, २, ३, ७; ३, १, २, १, २४; तै. १, ४, ४, ३; ५, ६^१; ५, २, १, १०; ४; ७, २, १, ९, ३; १०, ३; ८, ७, ३; ३, १०, ३, १; तैआ. १, १४, १; उदेति श. १, ६, ४, १९; २, ३, १, ५; ३, ८; ९; ३, ८, २, २७; ३, २६; ९, ४, २; ८; १७; ७, ४, १, १४; ५, २, २७; ११, १, ५, ४; तै. १, ५, १०, ७; तैआ. १, ९, ६; १४, ११^१; ५, ९, ३; १०, ४; ८, ८, १; तां. ३, ६, ३; ५, ८, ५; १४, ५, १७; १७, ५, ७; १९, १०, १४; २०, १, ६; ५, ४; १६, ३; ४; जै. ४; ११७; १९४; जैउ. १, ८, १, ६^१; ३, ६, ९, ६; ४, ८, २, ६; १०; उद्यन्ति ऐ. १, ११^१; शां. २७,

१; ३०, ३; श. २, १, २, ४; १२, १, ४, ३; २, ४, १६; का. १, १, २, २; तां. १०, ५, ५^१; ७, ४; ८, १; ११, ६, ९; १२, १, १०; ७, १०; ९, २३; १३, १, १२; ३, २५; ७, १५; ९, २८; १४, ५, ३०; ११, ३८; १५, १, १२; ५, ३७; ८, ४; १८, ८, १६; २३, ३, ९; २४, १४, ८; १६, ६; १७, ४; २५, १, १५; २, ६; गो. १, ५, २; ३; ४; उदियाय श. २, २, ४, ६; का. १, २, ४, ५; जै. १५१; उदेता श. १, ६, ४, १४; ११, १, ४, १; उदेप्यति तां. २१, १, २; उदेप्यामः जै. १८६; उदयाति तैआ. ४, ३९, १; उदेतु तैआ. ४, ४२, १; उद...पतु तै. २, ७, १६, ४^१; उदय जै. ११७^१; उदिहि श. ६, ६, २, ६; तै. २, ७, १६, ४; उदैत् श. २, ३, १, १; उदैत् तैआ. ३, १२, २; तां. २१, १, ३; ५; जै. १४९^१; गो. १, २, २१; उदायन् ऐ. २, १; ७, ५; शां. १२, २; श. ७, २, ३, २^१; उदायन् तै. २, २, १०, ७; तां. १४, ३, २४; ९, ४०; १५, ३, ३६; जै. ३७; जैउ. ३, ४, १, ६; ७; ८; उदियात् ऐ. १, ३; ७, ११; १२; शां. १७, ७; श. २, ३, १, ५; का. १, ३, १, २; उदियात् श. ६, ६, २, ६; ११, १, ४, ४; का. १, १, २, १२; तां. १६, १३, १३; गो. २, १, ११; उदियाताम् श. ४, २, १, २; उद...इयाम् जै. ६१; १८०; १८१; २०१; उद...इयाव जै. ४४; उदियासम् सं. २, ५, १५.

उदय- -यात् ऐ. ५, ३०; ३१; श. ३, २, २, २६; १३, ८, ३, २.

उदयन- -नम् ऐ. ३, ४३^१; शां. ३०, १; श. ९, ५, १, ४३^१; ४४^१; ११, ५, ६, ३; १३, ८, १, ९; तैआ. १, ६, १; शो. २, २, १७.

उदयन-तस्मः(ः) तां. १३, १२, २;
-त्ता ३: तां. १३, १२, १.
उदयनीय,षा- -यः ऐ. १, ७^३; ११^३;
४, १४^३; श. ३, २, ३, ६; २०; ४, १,
१; ४, ५, १, १; १२, १, ४, ३; २, १,
५; ३, ११; ४, १६; गो. १, ४, १४^३;
२२; ५, २; ३; -यस्म ऐ. १, ११;
शां. ७, ७; ९; श. ४, ५, १, २; १२,
१, २, ३, ३; २२; २, १, ५; ३, १०;
गो. १, ४, ९; १०; २१; -यथा गो.
१, ४, ८; -यस्य ऐ. १, ११^३; द.
२३; शां. ७, ५; श. ३, २, २, २१^३;
२२; ष. ४, १; -या श. ११, ३,
३, २; -याम् तां. १८, ३, २; गो.
१, ४, ७; -याथ श. १२, २, ३, ११;
गो. १, ४, २२; -यायाम् शां. ७,
८; श. १३, ५, ४, २५; ६, २, १६;
-ये शां. ७, ८; श. ३, २, ३, २१;
२३; ९, ४, ४, १५; १६; तां. १५,
१०, ३; -येन ऐ. १, ११; शां.
७, ५^३; ८; श. ४, ५, १, १; ९, ५,
१, ३४.
उदित,ता- -तः तां. १३, ८, २;
१५, ८, ३; जैउ. ४, ५, १; ७, २, १०;
-ता तै. २, ८, ७, २; तां. २५, ८,
४; -त्ता: तै. २, ८, ९, ८; तैआ.
१, ८, ६; -ताय तै. ३, १, ६, ४; ८,
१६, ४; -ते ऐ. ४, १९; ५, १८;
२९^३; ३०^३; ३१^३; शां. २, ९^३; १२,
४^३; २६, ११; श. २, १, ४, ८^३; ९;
३, २, २, २६; ४, १, २, ११; १२; १४;
६, ६, ४, २; ७, ४, १४; ९, २, १, १;
१३, २, १, ७; का. १, १, ४, ७^३; ९;
तै. २, १, २, ८^३; १२; ३, ८, १६, ४;
तैआ. २, ११, १; १५, १; तां. १३,
८, २; जै. १; ११९^३; १२०; १५१;
जैउ. १, ८, १, २; ३, १, ४, २; ४, ५,
५; ७, २, १२; सा. २, ४, ८; ८, ३;
गो. २, ३, १३. उदित द्र.
उदित-होमिन्- -मिनः का. १, ३,

१, ४; -मिनम् ऐ. ५, ३०;
-मिनाम् श. २, ३, १, ९; ३६; का.
१, ३, १, २४; -मी ऐ. ५, २९.
उदेतोस्मः(ः) तां. ९, १, ३८.
उद्यत्- -तः जैउ. ४, ७, २, ११;
-त्ता तै. १, ६, ६, २; ७, ५; २, ७, ९, ४;
-ति शां. २, ८; -ते तै. ३, १, ६,
४; ८, १६, ४; -न् ऐ. ५, ३१^३; श.
१, ७, २, ११; २, १, २, १८; ३, ९;
३, ३, ९; ४, १, २, १४; ५, ३, ४,
१६; ६, ७, २, ४^३; ७, ५, २, २७; ९,
२, ३, १७; १०, ६, ४, १; का. १, १,
२, १२; ३, २; ८; तै. ३, १, ३, २; ७,
६, २१; २२; जै. १०; जैउ. १, ८,
१, ६; ४, ५, १; ७, २, १०; ८, २, २;
मं. १, ७, ६; ७; ८; -न्तम् ऐ. ७,
२०; शां. ६, ६; १८, ९; शांआ.
४, ७; श. ४, ६, ५, ५; का. १, १,
४, ७; तै. २, १, २, १०; ७, ९, ४; ३,
७, ४, ३; तैआ. १, १०, ७; २, २, १;
मं. २, ५, १५; सा. २, ४, ९.
उद्यती- -ती तां. २, १२, १; ३,
२, १; ५, १.
उदिह्(-द्/इह्), उदिक्रयति श. १,
१, ३, ७; १२, ५, १, १२; का. २, २,
३, ४; ५; तै. १, १, ८, ६; उदिक्रय
तैआ. ६, ६, २; उदिक्रयेयुः जै.
१८४.
उदित,ता(√वद्)- -तः श. १, ६,
४, १८; -तम् ऐआ. २, १, ५; शां.
२, ८^३; श. १, ४, ५, ८; तै. १, ८,
३, ४; २, ८, ८, ७^३; तैआ. ५, ६, ६;
८, ३; ९, १०; -त्ता ऐ. १, ६; तैआ.
४, १, १; गो. २, २, २३; -ते श. १३,
५, २, २३; तै. १, ७, ५, ३; १०, ५.
उदित-तर- -रस्व शां. १९, २.
उदितानुवादिन्- -नम् ऐ. २, १५.
उदिन्ध्(द्/इन्ध्), उदिन्धे जैउ. २,
५, १, ४.
उदीक्ष्(द्/ईक्ष्), उदीक्षते श. १, ९,

३, १५^३; १६; ३, ७, १, १८; जैउ.
३, ६, ७, २.
उदीक्षित- -तम् जै. १४३.
उदीक्ष्य श. २, २, ४, १२; १४, ९, १,
१; का. १, २, ४, ९.
उदीची-, चीन-, -च्य उदञ्च् गद्र.
उदीर्(द्/ईर्), उदीरते श. १३, ५, ४,
१६; १७; तां. १, ३, ३; १२, ५, १; सा.
१, ४, ४; ३, १, २; उद्...ईरते श.
१, ४, १, १२; १२, ४, ४, ५; उदीर-
ताम् ऐ. ३, ३, ७; उदीर्ष्व तैआ. ६;
१, ३; उद्...येरत ऐ. ६, १८; २०,
ऐआ. ५, २, २; शां. २९, ६.
उदीरयति तैआ. ५, १०, ६;
उदीरयताम् तैआ. ४, २६, १.
उदीर(र्)ण- -णम् तैआ. १, १२, ५,
उदीराण- -णा: तै. २, ६, १६, २.
उदीरि(रि)त- -ता: तैआ. १, ९, ५;
-ते सा. १, ४, ४.
उदी(र्ण)णी- -म् गो. १, २, ९.
उदीयं जै. १८२.
उदीष्(द्/ईष्), उदीषत तैआ. १, १,
३, २१, २; उदीषत् जै. ३७.
उदुक्ष्(द्/उक्ष्), उदुक्षति श. १२, ५;
१, १२; उदुक्षी: श. ११, ५, ३, ४;
उदुक्षिषम् श. ११, ५, ३, ७.
उदुक्ष्यत श. ६, १, १, १२.
उदुब्रह्मीय(-द्/उब्रह्म+छ)- -यम् श.
२९, ६; -यस्य शांआ. २, १६^३.
उदुम्बर- -रः ऐ. ५, २४^३; ७, ३२; ८,
८; ९; १६; ऐआ. १, २, ३; शां.
२५, १५; २७, ६; शांआ. १, ७; श.
३, २, १, ३३; ३, ४, २७; ६, १, २; ४,
६, १, ३; ६, ९, २२; ५, २, १, २३; २,
२; ३, ४, २; ५, १२; ६, ६, ३, २; ३;
७, १, १३^३; ७, २, २, ३; ४, १, ३८;
३९; ५, १, १५^३; २१; २२; ९, २,
२, ३; ३, ४०; १२, ७, १, ९; ८, ३,
५; १४, १, २, ४; तै. १, १, ३, १०^३;
२, ६, ५; ३, ८, २; तैआ. ५, २, ४;

९,३;१०,५; तां. ५, ५, २; ६,४,
१^१;११;१६,६,४; १८,२,११; जै.
१४४; -रम् ऐ. ७, १५; शांआ.
१,७; शा. १४,७,१,४१; तै. १,७,
६,५; जै. १४३; -रे शां. २५,
१५; शा. ६,६,३,३^१; तां. १६, ६,
४; जै. १४४; -रेण शा. ५, ३,५,
१२.

उदुम्बर-शाखा- -खा ऐ. ८, ५,८;
१७; -खाम् ऐ. ८,७,९.

उदुम्बर†- -रः शा. ७,५,१,२२^१.

उदुष्(-द्/उष्), उदुषोष शा. ७, ३,
२,१४; उदौषत् जै. २०३; उदो-
षिष्टम् शा.१,५,१,२५^१.

उदुष्ट-सुख- -खःऽइव शा. ७, ३,२,
१४.

उदूह(-द्/ऊह), उदूहति शा.१,२,१,
४;८,३,५^१; उदूहति शा. १०, २,
१, ५^१; ७^१; का. २,१, ४,३; तां.
१६,११,५; १६; १७, १,४; १९,
३,४; २०,४,३; उदूहन्ति शा. १,
८, २, १^१; सं. ३; उदूहामि ऐआ.
५,१,४; उदौहन् शां. २,७^१.

उदूह- -हः तै. ३, ८, ४,३; सं. ३.
उदूह ऐ. ७,६. उदोह-द्र.

उदू(-द्/ऊ), उदियति ऐ. १,२२; २,
२; तै. ३, ६, १, ३; उदियति शा.
७,३,१, ३०; उदारिथा† शा. ९,
२,३, ३९; उदारत् ऐ. ५, १६;
तैआ. १०,१०,२.

उदूच्(-द्/ऊच्)- -चः ऐ. ५,३३; जै.
१५६; -चम् ऐ. १,२६; २, ३१;
शां. ७,२^१; शा. ३, १,१, १२^१;
३, २३; २, ४, १२; ४, ३, १८^१;
४, ६, ८, २; ६,३, १, २०^१; १०,
३,५,८; १३,१,६,३^१; ४,१, ९,२;
१७^१; १४,१,१,४; तै. ३,८,९,४^१;
जै. १२५; १५७; १६८^१; जैउ. ४,
८,४,७,५,३,४; गो. १, ३,२०;

४,२३; २,२,४.
उदे(-द्/आ/इ), उदेति शां. १५,
५; शा. २,३, ३, १६; ५,२, ३०;
४५; ३,११^१; ६,१, १२; ५,३, ५, २६;
१२,१,१, ११; का. १, ५, १, ३८;
तां. १७, १३, ६^१; ११^१; १४^१;
जै. १२७^१; उदेतः शा. ४, ४,
५, २३; का. १, ५, १, ३८;
उदायन्ति शां. १२, २; १९, ३^१;
शा. १३, ५, २, १; जै. १२७;
उद्...आ...षमि शा. ३, १, २,
१२; उदेषाय शा. १, ८, १, ७; ४,
१, ५, १२; उदेषतुः जै. २०३;
उदेषुः जै. १३१; १८६; उदेष्यति
शा. ४,१, ५, १२; उदेहि शा. १,
२,५, २१; का. २, २,३, १९; तै.
२,५,२, १; ३,२,९,१४; तां. २१,
१,३; ५; ७; जै. १४९^१; उदेयात्
जै. १२७; उदेषुः गो. १,५,२.

उदायत्- -यताम् शा. १२,१,१,११;
-यन् शा. १४,२,२,१.

उदेत्य ऐ. ७,५; शा. ४,५,१, २; १०,
६; ७; ९,५,१, ३४; १२, ९, २, १२;
का. १,५,१, ३७; तां. ४,९,१; ९,
५, १२; ९, १५; जै. १३१; जैउ.
३,४,३,२.

उदोह‡- -म् शांआ. १२,८.

उदौदन- पद्र.

उद्/गम्, उद्...अगन्म शांआ. ८,
५; शा. १२, ९, २, ८; १४, ३, १,
२८; तैआ. ६, ३, २; उद्...अगन्म
तै. २,४,४,९; जै. १२७.

उद्गति- -तीः तैआ. १,२४,३.

उद्/गा, उद्गात् ऐ. ४,९; ऐआ. १,
३,४^१; ३,२,३; शांआ. ८, ४; शा.
४,३,४, १०; ७,५,२, २७; तै. २,
८, ७, ३; ३, १, १, २; १२; २, १; ७,
६, २, ४; तैआ. १, ७, ६; २, १३, १;
४, ४, २, ५; उद्गाः तैआ. १, १४, १.

उद्गात्, उद्गायत्, उद्गीत, उद्गीथ-,
उद्गीथमान-, उद्/गै †.

उद्/गु(→गू)ह, उद्गूहते शा. ३, २,
१, १५; उद्गूहति शा. १, ३, १, १७.

उद्गूह- -म् तै. ३, ३, ६, ५.

उद्/गु, उद्गिरति शा. ५, ७.

उद्/गै, उद्गाति शां. १७, ७; उद्गा-
यति ऐ. ५, २, ३; तै. २, २, ६, २;
तां. ५, ५, १; ६, ७; ७, १, ४; ५, ६,
१७; १०, १५; ८, ८, १५; १२,
४, ९; १३, ४, ११; २१, २, ९;
जै. ११४; जैउ. १, १, २, २; २, ३,
७; ४, ४, ११; ७, २, ४; ८, ३, ७, ९,
३, ५; १०, १, ४; २, ६; १२, ३, २; ३;
४; ५; १४, ४, ६; २, १, २, ९; ३, २, ९;
४, १०; ३, ६, २, २; ९, ८; ४, ६, ३, ९;
७, १, ५; २, ४; १४; उद्...गायति
जैउ. १, १, २, १, ४; उद्गायन्ति ऐ.
३, २, ३; व. १, ४; उद्गायामः जैउ.
१, १७, ३, १४; उद्गायौ जै. ६१;
८७; जैउ. २, ३, २, २; ३; ३, ६, ३,
१०; ४, ६, ३, ५; उद्गास्यति जै.
३४; जैउ. ३, ६, ३, १; ८; ९; उद्-
गास्यसि जैउ. ३, ६, ३, ६; उद्गा-
स्यामि जैउ. ४, ६, ३, ४; उद्गायतु
जैउ. २, ३, १, २^१; ६, २, ५; उद्गाय
शा. १४, ४, १, ३-८; तां. १, २, ९;
६, ६, १७; जैउ. २, ३, २, १;
उद्...गायतु जैउ. १, १७, ३, ५;
उद्गायत् शां. ६, १०; शा. १४,
४, १, ३-८; २६; तै. ३, १२, ९,
३; उद्गायत् शा. १४, ४, १, २६;
तां. ६, ७, १; जैउ. ३, ६, २, २, ३;
४; उद्गायन् जैउ. १, १७, ३, ६;
१८, ५, १-६; उद्गाथेत् शा. १३,
२, ३, २; तै. १, २, ६, ५; उद्गाथेत्
तै. ३, ८, २२, १; तां. ५, ६, २, ६;
६, ७, २१; ७, ६, १७; ७, ९; १४; १८;
९, ७; जै. ११; २५; ३४^१; ११३; जैउ.

† 'उदुम्बर' इत्यस्य विग्रहप्रदर्शनार्थमयं प्रयोगः । ‡ संहितायां दीर्घः । § 'चम्' मुपा. स्वरधिन्यः ।

‡ 'उद्/ऊह' व. 'उदूह-' Kt. टि. द्र. ।

१, १२, ३, ६; उद्गाथेः जैउ. २, ३, १,
४; ६; १०; उद्गासीत् ऐ. ५, ३, ४;
तै. ३, ८, २२, ३; जै १३^३; जैउ.
३, ४, ३, ४; गो. १, ३, ४†; उद्गा-
सिषुः तां. १, ३, १०, ८; उद्गासीः
जैउ. १, १८, ३, १.

उद्गापथेत जैउ. ३, ३, ४, १२.

उद्गातृ- -तः शा. १, ३, ५, २, ६^३;
जै. ८७^३; जैउ. ३, ३, ४, १२; ष.
१, ४; २, ५-८; १०; गो. २, २,
६; -तरि ऐ. २, २२; -ता ऐ. ७,
१६; ऐआ. १, २, ४; ५, १, ४; शां.
६, ११^३; १७, ७; ३०, ६; शांआ.
४, ६; षा. ४, २, ५, ३; ३, २, ३; ४, २,
१८; ५, ९, १; १३; १०, १, १, ५; ४, १,
१३; ११, २, ७, ३२; १२, १, १, ३;
१३, २, ३, २; ४, १, ४; ३, १, ५, २,
६; १५; २०; १४, ४, १, ३३; ६, १,
८^३; १२; तै. ३, ८, ५, ३; २२, १;
तैआ. ३, ५, १; १०, ६, १; तां. ५, ६,
२; ५; ६; ७; ६, ४, १^३; ५, ५; ६, १६;
७, १४; ७, १०, १६; ८, ६; ९, १०;
११; ७, ५; ९, ९, १५; १२, ४, ९;
१३, ३, २; १८, ९, ८; २५, ४, ५;
१५, ३; १८, ४; जै. १३^३; १८^३; २८;
६२; ९३; ११२; १३६; २०३; जैउ.
१, ६, ३, २; ८; १८, ३, ४; २,
३, २, २; ४, १, २०; ३, २, २, ७; ४,
३; ५; ७; १०; ५, १; १०; ११; ३, २,
३; ३, ८; १०; १३; ४, ९; ४, २, २; ५,
६; ६, ६; ४; ७, १, ३; ८; ९; २, ८; ९;
१८; ष. १, ४; ६; २, २; ४-९; १०^३;
गो. १, १, ३; २, ९; ११^३; १२; २४;
२, ४, ३; ५, ११; १५; २४; ५, ४^३;
-तारः ऐ. ५, २३; शां. १७, ७;
शा. १, ५, २, १३; ४, २, ५, ६; १४,
३, १, ३; तां. ६, ४, १५; ५, १६;
१७; १८; ७, ५^३; जैउ. १, ६, ३,
५^३; २, १, १, १; गो. २, ३, ९; -तारम्
शा. १२, १, १, ३; ३, ४, ३; ४;

५; १३, २, ३, २; ५, २, ६; १४;
१९; तै. ३, ८, २२, २; तां. ५, ६,
३; ७, ७, ९; १६, १२, १; जैउ. १,
१८, ३, ५; ३, २, ५, १; २; ष. १,
४; गो. २, २, १२; २४^३; ३, १; ४, ३;
-तुः ऐ. ७, १; षा. ४, ३, २, २; १०,
१, ५, ३; १३, ५, ४, २४; ६, २, १८;
७, १, १३; तां. ७, ७, १५; १६^३;
१२, १०, १२; १८, ३, २; ९, ८; जै.
६०; ६१; १८४; जैउ. १, १४, ४, ४;
१७, २, ४^३; ५; ३, ६, ९, ६; गो. १,
३, १८; -तुभ्यः शां. १६, ५; शा.
१, ५, २, १२; १४, ३, १, ३५^३;
-वृषु ष. १, ६; -तृणाम् ऐ. ६,
१४; शा. ४, २, ५, ६; तां. ६, ५,
२०; २१; ६, १२; -त्रा शा. ४, ४, २,
१८; १४, ४, १, ३-८; ६, १, ८; तां.
८, ७, १२; जैउ. २, १, १, २; ३; ५;
६; ८; ९; ११; १२; १४; १५; १७; १८;
३, १, २; ४, १, २; ३; ४; ६; ७; ९; १०;
१२; १३; १५; १६; १८; १९; -त्रे
ऐ. ५, ३; ४; शा. ४, ३, ४, २२; ५,
४, ५, २२; १२, १, १, ६; ८; ९; तै. १,
८, २, ३; जै. २५^३; जैउ. ३, ४, ३, ४;
गो. १, ३, ४; ४, ६^३; ५, ८.

उद्गातृ-चमस- -सम् ष. २, ७^३.

उद्गातृ-दमन- -नम् जैआ. १,
१६६; -नानि आ. १, १६६.

उद्गातृ-यजमान- -नौ सं. २^३.

उद्गायत्- -तः तां. १४, ६, ८; -ते
शा. ४, ३, ४, २६; -त् जै. ३४;
६२; -न्तम् जैउ. १, ३, ४, ४; १२,
४, १.

उद्गीत- -म् तां. ६, ६, १८; जैउ. १,
५, ३; १७, ३, १४^३; १८, २, ९.

उद्गीथ- -थः ऐ. ३, २३; शांआ. ३,
५; शा. ११, ५, ८, ७; १३, २, ३,
२; १४, ४, १, २५^३; तै. ३, ८, २२,
२; ३; तां. ६, ६, १८; जैउ. १, ३,
२, ४; ५, २; १०, १, २; ११, १, ३; ५;

९; १०; २, १; १२, १, ४; २, १; ३;
५; ६; ८; ९; १४, ४, ४^३; १७, २, ८;
१८, २, ८; ३, ९; ४, ७; २, १, २, ६;
२, २, १; ४, १-१०; ३, ३, १०^३; ३,
६, ९, ६^३; ४, ६, ३, ९; ७, १, १; ११,
२, १; २; ष. ३, १^३; दै. १, २५;
गो. २, ३, २०; -थम् ऐ. ५, ३२^३;
३३; ३४; शा. ११, ५, ८, ४; १४, ९,
३, ९; तै. ३, ८, २२, ३; जैउ. १,
३, १, ८; २, ७; ३, १; ३; ५; ६, २, ७;
१४, ४, १; १८, २, ९; २, २, २, ३; ३,
१२; ४, ११; ४, ८, ५, ३; ९, १, १;
-था १† जै. ८५; -थाय शा. १३,
२, ३, २; तै. ३, ८, २, २, २; तां. ५,
६, ४^३; जै. ८७; ष. १, ४; -थे
जैउ. २, ३, १, १; -थेन शा. १४,
४, १, २; तैआ. ३, ८, २; जैउ. १,
१०, १, ६; ४, ६, ३, ५.

उद्गीथ-दोष- -षान् गो. १, १, २७.

उद्गीयमान- -नम् शा. १४, ९, ३, ९.

उद्गोय- -यम् तां. ५, ६, ६, ७, २३;
७, ९, ९^३; ८, ६, १०; ७, ५; ६; जै.
३४; जैउ. १, १२, ३, २-५.

उद्गगिवस्- -वान् तां. ८, ६, १२^३.

उद्/अन्थू(→थ्), उद्/अन्थामि शांआ.
११, ८^३.

उद्ग्रथ्य ऐ. ५, २३.

उद्/ग्रह(→भ्), उद्/ग्रणीते शा.
३, १, ४, १^३; उद्/ग्रहति शा. ५,
४, १, १५; ६, ३, १, ४; ७, २, १३-
१६; ७, ५, २, १३; का. २, २, ३,
२०^३; तै. १, ७, ६, ८; उद्/ग्रहति
शा. २, २, ३, ८; का. १, ३, ३, ६;
जै. ५९^३; जैउ. ३, ४, ५, १; ष. २,
१; उद्/ग्रहति जै. १८^३; जैउ.
३, १, १, १०; उद्/ग्रहति जै. १३;
उद्/ग्रहति तै. १, १, ५, ४; तां. १०,
२, १; जै. १८^३; उद्/ग्रहति शा. ६,
६, १, १२; उद्/ग्रहणीयात् ऐआ. ५,
१, ४; शा. ५, ४, १, १६^३; तै. १,

१,५,४; जैः १, १,५,६; उद्गृह्णीयुः ऐ. ७, ३३; उद्ग्रभीत श. ९,२,३, २१; उद्ग्रहीत् तां. १०,२,१.

उद्गृह्णन्-न् श. ६,३,१,४.

उद्गृह्ण श. ३,२,२,२०; २१.

उद्ग्रहण-णाव श. १४,५,४, १२.

उद्ग्रहण-काम- -मः जै. ७०;

-माः जै. ७०.

उद्ग्राम- -मम् श. ९, २, ३, २२;

-भेण श. ९,२,३, २१.

उद्ग्राम्(णमुल) जै. ५९.

उद्गृह्णन्(द्/दल्)- -कः ऐ. ८, ७;

शांआ. १५, १^१; श. ११, ४, १,

१; १२, २, २, १३; १४, ६, ७, १;

३१, ९, ३, १५; ४, ४; ३३; श. १, ६;

गो. १, ३, ६^१; ४, २४; -कम् श.

११, ५, ३, १; -काव श. १४, ९, ४,

३३; शांआ. १५, १.

उद्गृह्णन्(द्/दल्)- -वान् श. ११, २, ३, ९.

उद्/दिग्, उद्दिशति शां. २, २; तै.

२, १, ४, ८.

उद्दिग्- -शः श. २, ४, ४, २४; ३, ८,

३, ३५; का. १, ३, ४, १४.

उद्दिग् श. ३, ६, १०.

उद्/दिद्, उद्दिहन्ति तै. १, १, ३, ४;

तैआ. ५, २, ८.

उद्/दीप्, उद्दीप्यते ऐ. ४, २५;

उद्दीप्यसे श. ७, ३, १, ३०;

उद्दीप्यस्व तैआ. १०, १, ४; उद्दी-

प्यत ऐ. ३, ३४; तां. १३, ३, २२;

उद्दीप्यन्त ऐ. ३, ३४.

उद्दीप्यति श. २, २, २, १९.

उद्दीप्य श. २, २, २, १६.

उद्/द्ग्(→पद्ग्), उद्पद्ग्य ऐ. २,

३१.

उद्/द्ग्- -ष्टः तै. १, ८, १०, २; -ष्टम्

श. २, ६, ३, ११; का. १, ६, ३, ८;

-ष्टे^१ तां. १८, ११, ८.

उद्/द्ग्, उद्द्गति तै. १, ३, ३, ७^१;

उद्द्गवन्ति जै. १३; उद्द्गवन् तै. १, ५, ९, ३^१; उद्द्गवेत् तै. १, ४, ३, ७.

उद्द्गवत्- -त् जै. १८०.

उद्द्गान्- -वान् तै. ३, ८, १, ७, १.

उद्-द्गत- -स्य तै. १, ४, ३, ५.

उद्द्गत्य तै. २, २, १, ६; जै. ९.

उद्द्गन्(द्/द्ग्) उद्द्गन्ति श. १, ८, ३,

१४; २, १, १, २; तै. १, १, ३, १; ८,

५; ३, २, ९, ९^१; उद्द्गन्ति तै. १, ६,

४, २; उद्द्गान श. १४, १, २, ११;

उद्द्गन्तुः श. ४, २, ४, १९; उद्द्गन्

तै. १, ६, ४, २; तां. ६, ५, १; उद्द्-

न्यात् श. १३, ७, १, २०^१.

उद्द्गन्त्यत तां. ६, ५, ६.

उद्द्गत- -तम् श. ६, ४, ४, १८;

-तम्डइव तां. १२, ४, ४; ५, ५;

-ताव श. १०, २, ३, १; -ते श.

३, ३, ४, ९; ५, ५, ४, २१^१; ६, ४, ४;

१८; तैआ. ५, २, १२.

उद्द्गत्य श. ६, ८, १, १२; १०, २, ३,

१^१; जै. ९.

उद्द्गन्तवै श. १३, ८, १, २०.

उद्द्गन्तुम् श. ४, २, ४, १९^१.

उद्द्गन्मान- -नम् तै. १, २, १, १.

उद्द्ग्/द्घा, उद्द्गस्यन्ति श. ४, ५, २,

१३; उद्द्ग्युः श. ४, ५, २, १३.

उद्द्गि- -द्भिः शां. १८, ४; श. ६, ५,

२, ४^१; ५^१; २२; १२, २, २, २;

तै. १, ५, १२, ५; गो. १, ४, २०;

-द्भिम् श. ६, ५, २, ४; ५; गो. १,

४, २०; -द्ही श. ६, २, २, २५.

उद्द्गित- -तम् श. ५, १, ५, २; -ते श.

५, १, ५, १.

उद्द्गि(द्/द्ग्/द्घा), उद्द्गिहि जै. १,

१२, ४, १.

उद्द्ग्/द्घा(द्/द्घा), उद्द्गिहते श. ६,

४, ३, २; उद्द्गिहते तैआ. ६,

६, २; उद्द्गिहताम् श. ६, ४, ३, २;

उद्द्गिहिताम् तै. ३, ६, २, २.

उद्द्गिहान- -नः तै. २, ५, ४, ५.

उद्द्गि(द्/द्घा), उद्द्गिहते ऐ. ८, २४;

तै. १, १, ८, २; ६, ७, ५; तैआ. २,

१, १; उद्द्गिहति ऐ. ७, १२; ऐआ.

५, २, ३^१; ४^१; ५^१; शांआ. २, १०;

श. १, ७, ३, २५; २, ३, १, ७; ८;

तै. २, १, १०, १; उद्द्गिहति श. २,

२, ३, ११^१; ९, १, १, १५; २५; का.

१, १, ४, ७; २, ३, ३, ९^१; ५, २, ५; तै.

१, १, ९, १०; ४, ४, १; २, ५; ३, ८, २,

२; गो. २, १, २४; ४, ३; उद्द्गिहन्ति

श. २, १, ४, ८; ३, ६, ३, ५; ७, ५,

२, १९; ८, १, १, ४; ६, १, १६;

उद्द्गिहन्ति श. १, ७, ३, २२; २, १,

४, ८; ४, २, १०; १८; ५, ३, ६;

५, ३, ४, २१^१; १२, ४, ३, ६;

का. १, ३, ३, १५; तां. १८, १०,

८^१; सं. ४; उद्द्गिहन्ति ऐ. ३,

२१; उद्द्गरामि श. ११, ६, २, ४;

तै. ३, ९, ११, २; उद्द्गरामः श.

१२, ४, ३, ६; उद्द्गराम तैआ. ३,

११, ६; उद्द्गरिष्यामः का. १, १,

४, ७; उद्द्गर ऐ. ५, २६^१; तै. ३,

७, ५, ५; उद्द्गरत ऐ. ३, २१;

उद्द्गरामहै श. १३, ३, ४, २;

उद्द्गरत तै. १, ६, ७, ६; उद्द्गरन्त

श. १३, ३, ४, २; तै. ३, ९, ११, २;

उद्द्गरन् ऐ. ३, २१; श. ९, १, १,

२५^१; उद्द्गरेत् ऐ. ७, ५^१; १२^१; श.

७, २, ४, १४; ९, ३, ४, ४; १२, ४, ४,

६; ७; का. १, ३, १, ३; तै. १, ४,

४, २; ४; १०; ७, २^१; सा. २, ६, ११;

उद्द्गरेयुः ऐ. ७, ६.

उद्द्गरेत्- -न् तै. १, १, ५, ४.

उद्द्गरिष्यन्- -न् का. १, १, ४, १८.

उद्द्गरेतै शां. ४, १२-१४.

उद्द्गार- -रः श. ३, ४, १, ११; ९, ४,

९^१; ४, २, ३, ६; १४, २, २, ८^१;

गो. २, १, १७; -रम् ऐ. ३,

२१^१; सा. ९, १, १, १५^१; २५^१;

† EGG. पाठः। 'उद्द्गालवान्' इति मुपा. । ‡ 'उद्द्गिहते' इत्यपपाठः । § एकद्वारो मुपा. चिन्त्यः । वभ्युद्द्गु द्र. ।

१३,३;४,२; तै. १,६,७,५^१; ३,९, ११,२.
 उद्घृत,ता- -तः ऐ. १, ३०; श. ११,८,२,१^१; १२,४,३, २^३; -तम् श. २,३,१,८; २,५; ११, ६,२,४; का. १,३, १, ३; -ताः शां. २७, ३^३; श. ११,५,३,८.
 उद्घृत-परिपू(त→)ता- -भिः तैआ. १,३२,१.
 उद्घृत्य ऐ. ५, २६; ऐआ. ५, १,६^३; २,३;४; शांआ. २,४; १२,८; श. १,७,२,१३; २,३,२,३; ३, २,३, १६; ४, ६,८, ३; ५;८; १०;१३; १५; ६,६,४,१०; ११,५, ३,११; १२; १२,४,३,२^३; ४,१^३; १३,५, १,१८; १४,९,४, १८; का. १, २, १,१; ३,३,९; जैउ. ४, ८, ३, ३; ष. ३,८; सा. २,८,२;३.
 उद्धियमाण- -णे तै. १,१,८,२.
 उद्धिष्(-द्/हृष्), उद्...हृष्यति ऐ. ३,४.
 उद्/ध्मा(→धम्), उद्धम् तैआ. १, १२,१.
 उद्ध्माय श. १,४,३,१८.
 उद्ध्वे(-द्/ह्वे), उद्ध्वयत् ऐ. ३,४९.
 उद्/बन्ध्, उद्...बन्धीत श. ११,५, १,८.
 उद्/बाध्, उद्बाधत श. ५, ४, १,९; उद्बाधेत श. ४, २, १, १९^३.
 उद्बाह(-द्/बाह←वाह)- -बाः† जै. २०४.
 उद्बाहु- -हुः श. १०,२,२,६; १३,८, ३,११; -हुना श. १०, २, २,६; -हून् श. १०,२,६,१०.
 उद्/बुध्, उद्बुध्यस्व श. ८, ६, ३, २३; ९,५,१,४७; उद्...बुध्यस्व श. ८,६,३,२३.

उद्/भू, उद्भुवते तै. १, ७, १०,५; उद्भुवीत श. ५, २,२,४.
 उद्/भिद्, उद्भिन्तिस तैआ. ६, १०, २; उद्भिन्दन्तु तैआ. ६, १९, १^३; उद्भिन्नत् श. १३, ४, ४,६; ७;८; तां. १६,१६,२.
 उद्भिद्- -द् तै. २,४,७,६; तां. १६, १६, १; २५, २, १; जै. १३१^३; आ. २,८,९; -दम् तै. २,६, १७, १; -दा तां. १२,७,३; जै. १३१^३.
 उद्भिज्ज(-द्/जन्)- -ज्जानि ऐआ. १,२,६,१.
 उद्भिद्भिद्भिद्भिद्- -दौ तां. २५, १, ११; जै. १३१^३; जैआ. २, १७, ९-१०.
 उद्भिन्दत्- -ताम् तै. २,४,७,३.
 उद्भिन्न- -न्नम् तां. १६,१६,३.
 उद्/भू, उद्भवत् तै. १,५,१२,३. ४^३; उद्भवन् तै. १,५, १२,१; ३; उद्भवेषुः श. ८,७,२,१६.
 उद्भुष्- -भौ तैआ. २,५,२.
 उद्भूत- -तानाम् ष. ५,१.
 उद्/भृ, उद्भरति श. ६, ८, १, ७; उद्...भरन्तु श. ६, ८, १, ७; उद्भरन् श. ६,८,१,७; उद्भार्षीत् श. ७,५,१,२२^३.
 उद्भूत- -तम् ऐ. २,१२; तै. ३,६, ७,२; ११,१; -ते ऐआ. १,२,३.
 उद्य- उज्जय गद्ग.
 उद्य- -म् का. १,२,२,१६.
 उद्यत्-उदि द्र. उद्यत-उद्/यम् द्र.
 उद्/यम्(→च्छ), उद्यच्छते तै. ३, ८,११,१; २^३; गो. २, १,३; उद्यच्छति शां. २, २; श. १, १, १, १५; १८; २,४,३; ५, २०^३; २, १, ४,२५; २६; ३,५,२,१३; ५,४,३, ६; ९; ११; १३; १४; ६,१,१,६; ५, ४,१३; ८,१,७; १५; ९, २,३,७;

१२; १३,१,८,२; ४-८; १४,९,३, १०; का. १,१,४, १६; २३^३; २,१,१, १२; १३^३; २,२,२; ३; तै. ३,३,१,३; उद्यच्छति श. १,१,१, १८; ४, ६, १,९; ५,४,३,११; का. १,१,४,२४; २,१,१,१३; तां. १०, ५,९; १२, ११, १४; २०; उद्यच्छन्ति श. ३, ५,२, २; ६, ३,९; ७, ३, २, ४; उद्यच्छे तै. १, २, १, २१; उद्यच्छामि श. ११,६,२,४; उद्ययाम श. ५,५,५,२-४; उद्...येभिरे शां. २४, ७; उद्यंस्यसि जैउ. १, १८,१, ८; उद्यंस्यथ जैउ. १, १८,१,९^३; उद्यस्यामः जै. १३६^३; उद्...यंसते तै. १, २, १, १३^३; उद्यच्छ श. २, २, ३, १; तै. ३, २, २, ८; उद्यच्छाम ऐ. ३, २९^३; जैउ. ४,८, ४, १; उद्यच्छत् ऐ. ३,२८^३; ४, २; ऐआ. १, २, २; श. ४,३,४,२३; तै. १, ७, ६,६; २, ७,३,२; ३, ८, ११,१; तैआ. ५, २, ९; उद्यच्छत् श. १, २,४,३; ५,५, ५, ७; का. २, २,२,२; तां. १३,५,२२; २०,१५,६^३; २४,१८, ६; जै. ५०; ६६; १४८^३; गो. २, १, २; उद्यच्छताम् जै. ५०^३; उद्यच्छन्त तै. १,५,२,९; उद्यच्छन् ऐ. २, ३१^३; ४,१८; श. १, १,१,७; १३,१, ८,१; का. २,१, १,१२; तै. ३,८,११, १; उद्यच्छन् का. १,१,४,१५; जै. २३; १८२; उद्यान् १^३ श. ९,२,३,१२; उद्यंसन् तैआ. १,२२,८; उद्यंतासम् जै. १९३.
 उद्यम्यते श. ४,३,४,२३.
 उद्यञ्जत्- -न्ऽञ्ज ष. २,२.
 उद्यत- -तः ऐ. २, १; शां. १०, २; श. ३,७,१,३०-३२; २,२; ४, ६;

† 'उद्बाधिताः । उद्बाहिताः' इति पाठौ वा स्याताम् । ‡ अस्पष्टमुखं रूपम् । रूपान्तरविमर्शाद्य तु०तां. आ. २,८,९ तु० तै० सं० ४,३,१२,१; 'उद्भिन्त' पाठः । § 'अमृषोद्यम्' द्वैस्वर्यमुपा. चिन्त्यः । प्रकरणतः 'अ-मृषोद्यम्' इत्येवं पदैकं स्यात् । ¶ उद्/यातेल्लेडीति उ.म. । द. H.G.G. च √यञ्छतेरेव । तु. =य. १७,५८ ।

८, ७; १२; १७; १२, ६, १, २८, ३४;
तैआ. ५, ११, ४; गो. १, १, १३;
-तःऽइव १.२, २†; -तम् शा. ११,
५, ३, २; ५; गो. १, ५, २४; -त्वात्
शा. ३, ९, ४, १८; ५, ५, ५, २; -तान्
जै. २३.

उद्यत-तर- -रः शांआ. १, ७.

उद्यत-व(त→)ती- -तीम् शां.
८, ७.

उद्यत-शस्त्र- -स्त्रान् सा. २, ४, ४.

उद्यति- -त्यै ऐ. ५, ३; शा. १३, १,
८, १.

उद्यत्य श. ४, ६, १, ९; तैआ. ५, ७,
९; ष. १, ६; जै. ५३.

उद्यन्तुम् ऐ. ३, २८; शा. १, १, १,
१८; २, १, ४, २६; का. १, १, ४, २४;
२, १, १, १३.

उद्यम्- -माः तैआ. १, ३, १.

उद्यम्यमान- -नः शां. ८, ७.

उद्याम्- -मः शा. ८, ५, १, १३;
-माय शा. ८, ५, १, १३.

उद्यामिन्- -नी शा. २, २, १, १६.

उद्यमान, ना(√वद्)- -नम् तै. २, ५,
१, ३; -नाम् तै. २, ५, १, ३.

उद्यान(-द्/या)- -ने तै. ३, ७, ९, ८.

उद्यास्यत्- -स्यन् श. १४, ५, ४, १.

उद्यास(√यस्)- -साय तैआ. ३, २०, १.

उद्/युञ्ज, उद्युयुजे श. ४, १, ५, ७.

उद्/युष्, उद्...अयोषन् तां. ७,
५, २.

उद्(√उन्द)- -द्रः जै. १५०.

उद्/रम्, उद्रमत् श. ७, ४, १, ३९,
उद्रमत् श. ७, ४, १, ३९.

उद्/रिच्, उद्...रिच्यते गो. २,
४, ३.

उद्/रुञ्ज, उद्रुके ष. ३, १.

उद्/रुष्, उद्रौत्सीत् श. १४, ७, १,
४१.

उद्गोधन- -नम् ऐ. ४, १४.

उद्दंश-पुत्र- -त्रः तां. १३, १२, ९; १०;
आ. १, ४, ४६; -त्रम् शां. ३०, ३;
जैआ. १, ४, ४६.

उद्दंशीय- -यम् तां. ४, २, १०; ८,
९, ६; ७; ९; १३, १२, १०; १५, ६,
६; १६, १०, ११; १८, ५, २३; ६,
१७; जै. १३०; आ. जैआ. १, ३, ४२;
-यस्य तां. १५, ६, ६; -यात् तां.
१८, ६, २०; -येन तां. ८, ९, ८.

उद्/वच्, उद्बुः गो. १, ३, ३.

उद्दत्(-द्+मतुप्)- -वत् शां. २०,
३; २२, २; २४, ७; तै. १, ८, ८, २;
तां. १०, ६, ३; १२, ३, २; ५, २; १५,
८, ३; १८, ८, १४; जैआ. १, ५, ४९;
आ. १, ५, ५५; -वति शां. २४, ८;
-वन्ति जैआ. १, ५, ५५; -वान् ऐ.
८, १; शां. २०, ३.

उद्दती- -तीः शां. १०, २; तै. १,
८, ८, २, ३; -त्यः तां. १५, ९, १;
१०, ३; १८, ८, १४.

उद्दत्प्राजापत्य- -म् आ. १, ५, ११.

उद्-वत्- -तः तै. २, ८, १, ४.

उद्/वद्, उद्ददति श. १, १, ४, १७;
३, २, १, ३९; का. २, १, ३, १९;
तां. २०, १४, ३.

उद्वादयति श. १, १, ४, ११; का.

२, १, ३, १५; उद्वादयति श. १, १,
४, १३; का. २, १, ३, १६;

उद्वादयन्ति श. ४, ३, ३, १९; जै.

३७; उद्वादयत् श. ४, ३, ३, १९.

उद्दवत्- -ताम् तै. ३, २, ५, ९.

उद्दान- -नात् शां. ६, १३; गो.

२, १, १.

उद्/वध्, उद्दधीत् श. ७, ४, २, ५;

उद्दधिष्टाम् श. ७, ४, २, ५.

उद्दन्- -नात् तैआ. ६, ११, २.

उद्दन्त- -न्तः जै. २०९.

उद्/वप्, उद्दपति श. ३, ५, ४, १२;

६, ५, ४, ११; ६, ४, १, २; ७, ४, १४;

७, २, २, ११; १४, १, २, २२;

उद्दपति श. ७, २, २, ११;

तैआ. ५, ३, ६; उद्दपत् शा. ६, ५,

४, ११; तैआ. ४, ३, २; ५, ३, ६;

उद्दवपन् श. ६, ८, २, १; उद्दपत्

शा. ६, ५, ४, १०; १४, १, २, २१.

उद्दापयांचक्रुः शा. ३, ६, १, २७;

उद्दापायन् श. ३, ६, १, २८.

उद्दुप्य श. ६, ७, ४, १४.

उद्द(-द्स्व)यस्- -सम् शा. ५, १, २,
७; तै. १, ३, ९, ३.

उद्दर्म- उद्/वृञ् द्र.

उद्/वस्, उद्दासयते शां. १, ४; उद्दा-

सयति शां. २, १; शा. १, २, २, ६;

२, ५, ३, ५; ११; का. १, ५, २, १०;

२, २, १, ५; तै. २, १, ३, ५; तैआ.

५, ९, २; ३; ५, ११; उद्दासयन्ति श.

३, ८, ३, ९; ४, ५, २, ७; उद्दासयत्

शा. १२, ७, ३, ३; उद्दासयेत् श. २,

३, ३, ४; उद्दासयेत् तै. २, १, ३, ४;

तैआ. ५, ९, २; ५; १०, २; ३; ४;

५; ६; उद्दासयेयुः ऐ. ७, २.

उद्दासन- -नात् ऐ. ७, १२.

उद्दासयत्- -यन् तैआ. ५, ९, ११.

उद्दासयिष्यत्- -न् शा. १, २, ३, ८;

का. २, २, १, २१.

उद्दासित- -तः श. २, २, ३, २१;

का. १, २, ३, १७; तैआ. ५, ११, १;

-तम् ऐ. ५, २६; शा. ११, ५, ३,

२; ५; तै. २, १, ७, १; तैआ. ५,

१०, ३; गो. १, ३, ११; १२.

उद्दासी-कारिन्- -रिणः तै. १, २,

६, ५.

उद्दास्य श. १, ७, १, १८; २, ४, २,

११; ५, ३, ११; १२, ४, ४, ६; ७;

का. १, ३, १, १०; ३, १०; ५, २, १०.

उद्दास्यमान- -नम् शा. ११, ५, ३,

२; ५; तै. २, १, ८, २; गो. १, ३,

११; १२.

† 'उद्युतःऽइव' इति मुपा. । ‡ 'प्रत्युद्यामिनी' इति कालि. मुपा. चिन्त्यः । § √वतेः किमि बलोपे द्विके च रूपमिति सा. ऋद्र. ।

उद्/वह्, उद्ग्रहन्ति गो. १, २, १४;
 उद्...वन्ति श. ४, ३, ४, ९; ६,
 २, ३; उद्ग्रहातः तां. १४, ३, १३; जै.
 १९२^३; उद्ग्रहत् तै. १, १, ५, ६; ३,
 १२, ९, ५; उद्ग्रहन् ऐ. २, १९; तां.
 ८, ५, ९; उद्ग्रहेत् गो. १, ५, २५;
 उद्ग्रहेताम् जै. १९२.
 उद्(ढ)ळ- -ळः ऐ. २, १९; -ळम्
 शांआ. ५, ५^{१०}.
 उद्/वा, उद्वासीत् श. १०, ३, ३, ८.
 उद्वात्- -वान् ऐ. ८, २८.
 उद्वात्- -ते शां. ७, ३.
 उद्वादन-उद्/वद् द्र.
 उद्वा(-द्वा)र(ल)- -रः तै. १, ७, ३, ६.
 उद्वालवत्- उद्वालवत्-द्र.
 उद्वासन-सित-स्य-स्यमान उद्/वस्
 द्र.
 उद्/वृञ्, उद्ग्रह्णति शांआ. ४, ७.
 उद्ग्रहीजत् तै. २, ८, ५, ४.
 उद्ग्रह- -र्गः शांआ. ४, ७.
 उद्/वृत्, उद्ग्रहते ऐआ. २, ३, ६; श.
 १४, ५, १, ५; उद्ग्रहते श. ४, ४,
 ३, ४.
 उद्ग्रहयत् तै. १, ७, १, ७; तैआ. ५,
 १, ५; उद्ग्रहत्यः श. १२, ७, ३, ४.
 उद्ग्रह(-द्/वृ)- -तः श. ५, ४, ३, २४.
 उद्/वृह्, उद्ग्रहति श. ३, ३, ४, २५,
 उद्ग्रह्युः श. १४, ६, ९, ३४.
 उद्ग्रह्ण श. २, ४, २, २४^३; ६, १,
 ४२^३; का. १, ३, ३, २०; ६, १, २८.
 उद्/वे, उद्ग्रयति ऐआ. ५, १, ३;
 उद्ग्रयन्ति ऐ. ४, १९; उद्ग्रयन्
 ऐ. ४, १९; तै. १, २, ४, २.
 उद्दु(-द्दु)त- -म् श. ५, ५, ४, २८.
 उद्/वेप्, उद्ग्रवेपताम् तै. ३, २, ४, ७;
 उद्ग्रवेपन्त जै. ३०; उद्ग्रवेपित
 जै. ३०.
 उद्/वै, उद्ग्रयति तै. १, ४, ४, ८; ७;
 १; ३, ७, १, २; उद्ग्रयेत् तै. १, ४,
 ४, ६; ७, २^३; ३.
 उद्/वृञ्, उद्ग्रजन् तां. १२, ११, १०.

उद्ग्रजित- -म् तां. १५, ५, २०.
 उद्/उन्द, उन्दन्ति ऐआ १, ३, ५^३; उन्दन्तु
 मं. १, ६, ३.
 उन्दत्- -न् तै. २, ६, ८, ४.
 उन्नत(-द्/नम्)- -तम् ष. २, १०.
 उन्नत-तर- -रः श. ७, ५, १, ३८;
 -रम् गो. १, ३, १.
 उन्नी(-द्/नी), उन्नयति शां. २, २;
 श. १, २, ५, १५^३; २, १, ४, २३;
 ३, १, १७; १८; ६, ५, २, ३; १८^३;
 १२, ५, १, ९; १४, १, २, १७; २, १,
 १०; तै. १, ३, १०, १०; ८, २, ३;
 २, १, ३, ५; ६^३; ४, ४, ५, ११; ९,
 ३; ३, ७, २^३; ३^३; ४; ३, २, ९, ९;
 तां. १८, ९, ९; जै. १२७; उन्नयन्ते
 तै. १, ४, ५, २; ३; ४; उन्नयन्ति ऐ.
 २, २^३; शां. २९, २; श. ३, ९, ३,
 २७; ६, ५, २, १६; उन्नयन्ति श.
 ४, ४, १, १, २; ५, ६, ३; तै. ३, ६, १,
 ३; तां. १८, ५, १४; ष. २, ४;
 उन्नयामि श. ३, ९, ३, २७; ६,
 ६, ३, १५; तैआ. २, ५, ३; उन्नि-
 नाय गो. १, २, १७; उन्नेष्यामि श.
 १२, ४, २, ८; ५, १, ९^३; उद्...नेषत्
 तैआ. २, ६, २; उद्...नय जै.
 १२७^३; उन्नयेत् ऐ. ७, ३३; शां.
 २, १^३; श. ६, ६, ३, १५; १२, ५,
 १, ९; तां. ९, ९, ३; उन्नयेयुः ऐ.
 ७, ३३.
 उन्निनीषते शांआ. ५, ८.
 उन्नयन- -म् आ. २, २५, १०.
 उन्नीत- -तः श. १२, ६, १, २७;
 १४, ३, २, ३०; -तम् श. ११, ५,
 ३, २; ५; १२, ४, २, ६; ८; ९; १०;
 १४, ३, २, २६; तै. २, १, ७, १; ८,
 २; गो. १, ३, ११^३; १२^३; -ते ऐ.
 ७, ५.
 उन्नीतिन्- -त्ती ऐ. ७, ५^३.
 उन्नीय श. ४, ३, ५, १९; १२, ४, २,
 ८^३.
 उन्नीयमान- -नम् श. ११, ५, ३, २;

५; तै. २, १, ८, २; गो. १, ३, ११^३;
 १२^३; -नाय शां. २८, ७; -नेभ्यः
 ऐ. ६, ९; ११; १२; शां. १६, १;
 २८, २; ३; २९, २; ३०, १.
 उन्नेतु- -न्तः जै. १२७; -ता श.
 ४, ३, ५, ९; २१; ४, २, १७; ३, ८; ५,
 ८, १३; १२, १, १, ९^३; ११^३; तां.
 २५, ४, ५; १८, ४; जै. १२७;
 गो. १, ४, ६; ५, २४; २, ६, १४;
 -तारम् श. ४, ३, ५, १८; १२, १;
 १, १०; -तारौ श. ४, ५, ८, १३;
 तां. २५, १५, ३; -तुः ऐ. ७, १;
 गो. १, ३, १८; -तृणाम् श. ३,
 ७, १, ९; -त्रे श. ४, ३, ४, २२; ५,
 १८.
 उन्मज्ज(-द्/मज्ज), उद्मज्जत् तै.
 १, १, ३, ६.
 उन्मद्(-द्/मद्), उद्...माद्येत् श.
 ५, ५, १, २; तै. १, ६, ३, ६; ७, ७, १;
 ८, ८, ५; तां. १८, १०, १०.
 उन्मत्त- -त्तः ऐ. २, ७; -त्तम् तै.
 ३, ४, ५, १.
 उन्मदितोऽः(ः) तै. १, ८, ३, १; तैआ.
 ५, ४, ७.
 उन्मर्दन(-द्/मर्द)- -म् श. १२, ८,
 ३, १६^३.
 उन्मा(-द्/मा)- -मा श. ८, ७, ४, ११;
 तैआ. ४, ५, ६.
 उन्मि(-द्/मि), उन्मिन्वन्ति ऐ.
 २, २.
 उन्मील(-द्/मील), उन्मीलन्ति ष.
 ५, १०.
 उन्मुच्(-द्/मुच्[→ञ्च्]), उन्मुञ्चते
 श. ६, ७, ३, ८; उन्मुञ्चति जैउ. ४,
 ७, १, ३-८; उद्...मुमुग्धि तै. २,
 ४, २, ६.
 उन्मुच्यते ऐ. २, ७; ३, १४; ४, १०;
 उद्मुच्यत ऐ. ३, १४; उद्मोचि
 तै. २, ५, ६, ३.
 उन्मुच्य ऐ. १, ३; जै. १२७; जैउ.
 ४, ७, १, ९; मं. १, १, १४.

उन्मूल(-द्√मूल), उन्मूलन्ति ष५, १२.

उन्मूल-म् ऐ. २, ३२; ३, ३१; गो. २, ३, २२.

उन्मृजू(-द्√मृजू), उन्मृष्टि श. ४, १, १, २४; २, २२; उन्मृष्टि श. ४, ५, ५, ५; जै. १३९; उद्मृष्ट श. २, २, ४, ४; ५; का. १, २, ४, ३; ४; तै. २, १, २, १; २; उद्मृष्ट श. २, २, ४, ४; तै. २, २, ९, ४.

उन्मृष्ट-घा: तै. २, १, २, २.

उन्मृश(-द्√मृश), उन्मृशति श. ६, ३, ३, १२.

उन्मृ(श्य→)श्या-श्या श. १, ४, १, २२.

उप ऐ. १, ३०; २२; २, २०; ४, ३; २९; ५, ७; १३; २१; ऐआ. ४, १, १; शां. ३, ८; ८, ७; ११, ४; १८, १०; २२, १; २६, ७; १५; श. २, ३, ४, ९; ३, १, ३, २; ८, २, ३; ४, १, ३, १८; ६, १, २, १५; २, ३, ८; ११, २, ३, ९; का. १, १, २, १०; ४, १, ७; तै. २, ३, १०, ३; ५, ८, ५; ७, १३, २; ३, ६, १२, १; ७, ४, १५; ६, २०; १२, ३, ३; तैआ. ६, ३, १; तां. ६, ९, ३; ४; ५; १०, १९; १२, १३, ३; १६, ५, १; जै. १७६; व. १; सा. १, ४, १४; ५, ५, १; उपडइव का. २, १, ४, २.

उपो(उपडउ) तां. ६, ९, ४; १५, ५, ६; १६, ११, २.

उप-आ√ह, -√ह, -√इष्, -√ईक्ष् उपे द्र.

उप-√उच्, -√उक्ष, -उद्, उपो द्र.

उप-√क्र, -√कृञ्, √कृष्-√कृष्, उपार् द्र.

उप-कक्ष-क्षाणि गो. १, ३, ७; ९.

उपकक्ष-दक्ष-म् गो. १, ५, २.

उप-करण-वत्(सतुप्)-ताम् श. १४, ५, ४, २; ७, ३, ३.

उप-कार्य-रूप-म् जै. ३४.

उप-काल्यमा(न→)ना-ना: सा.

३, ३, १.

उप√कृ, उप...कुर्वीमहि श. ११, १, ६, २१-२४; उपाक: तां. ६, ९, २; ३;

उप...अकरम् तै. २, ४, ६, १०.

उप√कृ, उपकिरति श. २, ६, २, १०; का. १, ४, ३, १७; ५, ३, २;

६, २, ५; ३, ३; उपकिरति श. २, ५, २, ६; ६, २, १०; ३, ५, १, १२;

२३; ४, २, ४, १७; का. १, ५, १, ४;

उपकिरन्ति श. २, ५, १, १८; ३, ३;

४, २; ६; ३, ३; उपकिरन्ति श. ३,

६, २, २२; २३; उपकिरन्तु श. ३,

६, २, २२; उपकिरेत् सा. ३, ३, ५;

उपकिरेयु: श. ४, ५, २, १५.

उपकीर्यते का. १, ४, १, ७.

उप-कीर्ण-णम् श. २, ६, २, १०;

४, २, ४, १४; का. १, ६, २, ५;

-र्णा: श. ६, ४, ४, १८; १४, १, ३,

१४; २, २, ४३; -र्णे श. ४, २, ४,

१३; १४; १६; १७.

उप√कल्प, उपकल्पते श. ६, २, २;

४०; १३, ४, २, ४; उपकल्पेत श.

६, २, २, १५; १३, ४, २, ४.

उपकल्पयते श. १४, ३, १, २,

उपकल्पयन्ति श. ३, ५, २, १; ६,

३, ४; उपकल्पयेत् ऐ. ७, ३२;

उपकल्पयेत् का. १, ३, १, ३.

उप-कल्पमान-म् तै. ३, १०, १, १.

उप-कल्पयितवै श. ४, ५, २, २.

उप-कल्पय श. १, ८, १, ४; ५.

उप-कल्प, सा-स: ऐआ. ५, १,

३; का. १, १, ४, २; -सम् श. १,

३, १, १; का. २, २, ४, १; तै. ३,

१०, १, १; तां. ११, ५, १५; -सा

श. १, ७, १, १०; -सा: ऐ. ८, ५;

श. १३, ४, १, ८; २, ५; -सानि ऐ.

७, ३२; -सेन श. २, ३, १, ८.

उप√कम्, उपकामन्ति गो. १, २, २;

उपचक्रमे जै. १५१; उपकामेत्

सा. १, ३, १.

उप-कम्प्य जै. १६८.

उप√क्षर्, उपक्षरन्ति ऐ. २, २३; तै. ३, ७, १३, ३.

उप√क्षि, उपाक्षीयत तै. १, ३, ५.

उप√क्षिप्, उपक्षिपति श. १, ४, ४, १५.

उप-क्षुद्र, द्रा-द्रा: तां. १३, ४, ५.

उप-क्षयत्(√रक्षि)-न्त: तै. २, ८, ७, ५.

उप√ख्या, उप...ख्यायते श. ४, १, २, १३.

उप√गम्, उपगच्छति श. १, ४,

१, १; २, २, ३, ५; १२, ९, १, ११;

१४, १, ४, १३; ५, १, ८; का. १, २,

३, ४; तै. १, ३, ५, ३; ७, २, ५; ३,

८, २, ३; उपगच्छति श. ४, ५, ७,

९; जैउ १, १२, ३, ५; उप...

गच्छति ऐ. १, २१; २, १९; २४;

३, २४; ५, २; ६, २०; शां. २२,

४; श. ९, १, १, २२; उपगच्छन्ति

तां. ५, ४, १४; उपजगाम शां.

२२, ४; शांआ. १, ६; ५, १; श. २,

२, ३, ४; का. १, २, ३, ३; उप-

जगाम श. २, १, १, ८; का. १, १,

१, ६; ७; जैउ. ३, १, ३, ७; उप...

जगाम श. २, १, १, ८; का. १, १,

१, ६; उपगच्छातुं श. ४, १, ५,

१८; उप...गच्छन्तु श. १, २, ३,

३; का. २, २, १, १७; उपा-

गच्छत् ऐ. १, २१; २, १९; २४; ३,

२४; ५, २; ६, २०; श. २, २, ३,

१५; का. १, २, ३, १३; तां. ५,

४, १४; उपागच्छन् ऐ. २, २९;

उप...गमत् तै. २, ५, ८, २;

उप...अगन्त तै. २, ४, ४, ६.

उप-गच्छमान-म् ष. ४, ६.

उप-गन्तवै तै. २, ५, ८, १२.

उप-गम्य शां. २६, ५.

उप√गा, उपगेषम् श. ३, ४, २, १४;

गो. २, २, ३; उवागात् श. २, ४,

१, ११^१; का. १, ४, २, ६^१; तां. १२, १३, ११, १४, ६, ८, जै. ३, २, २, १; ३, २; उपागात्ताम् जै. १८६; उपागुः तां. १७, ४, ३; उपागाः ऐआ. २, २, ३^३; शांआ. ३, १; श. ३, ६, ३, १९^१; तैआ. ४, ११, ८; ५, ९, १०; तां. १४, ६, ८; उपागात् श. १२, २, ३, ८; गो. १, ४, १५; उपागाम् श. ३, ६, ४, ५^१; जै. २०७.

उपगात्- उपगीत-उप गै द्र.

उपगु- -गुः तां. १४, ६, ८; जै. १९८; -गुम् जै. १९८^१.

उपगु(→गु)ह्, उपगूहति श. ३, ८, ५, १०; ५, ४, ३, २५; १४, २, २, ३५; का. २, २, ४, १३; तै. ३, २, २, ८; ३, ११, २^३; उप...गूहति श. १, ७, १, ८; उपगूहत् श. ३, ८, ५, १०.

उप-गुह्य श. ११, ४, १, ८; जै. १९७.

उप-गोह्य- -ह्यः सं. १, ७, १.

उपगौ, उपगति शां. १७, ७; उप-गायन्ति श. १३, २, ३, ३; तै. ३, ८, २, ३; तां. ५, ६, ८; उपजगौ श. ११, ५, ५, ८; जै. १६४; जै. ३, १, २, २; उपगायत् तां. ६, ९, १; उप...गायत् तै. १, ५, ९, ८; तां. ६, ९, १; १६, ११, २; जै. १, ६, २, १०; ३, ७, १, ६; ७; उपागायन् जै. १, ६, २, ११; ३, ४; ३, ७, १, ६; उपगायेत् श. ४, ६, ९, १७; जै. १, ६, ३, २, ३; उप...गायेत् जै. १, ६, ३, ४.

उप-गातु- -तारः श. १३, २, ३, २; तै. ३, ८, २२, ३; १२, ९, ४; तां. २५, १८, ४; जै. १, ६, ३, ५^१; -तूणाम् ऐ. ७, १; जै. १, १४, ४, ४; ३, ६, ९, ६; गो. १, ३, १, ८; -तून् जै. १, ६, ३, ६^१.

उप-गीत, ता- -तम् जै. ३, ३, ३, ४; ६; -ता जै. ४५; -तेन जै. १०८.

उपगृह्, उपगृहीते तै. ३, ३, १०; ४; उपगृह्णाति श. ३, ७, ४, ६; १३, २, ७, १२; १४, २, १, १७; उपागृह्णात् गो. २, ५, ९; उप-गृहीयात् ऐ. ५, २७; ७, ३.

उप-गृह्य श. ४, २, २, ११.

उपगृह्णा(→जिग्र्), उपजिग्रति श. ४, ६, १, ६; ८; उपजिग्रन्ति श. ११, ८, ३, १०; उपजिग्रेत् गो. १, २, २.

उपगृह्ण, उपचरति श. १, २, १, ३; ३, ३, २, ३; का. २, १, ४, २; तै. ३, ३, १०, १; तैआ. ५, ११, २; जै. २, ५, २, २^३; ६; उपचरन्ति श. ३, ४, ३, १०^३; ४, ६, ६, ५; ६; ७, २, २, ५; उपचरन्ति श. ३, ५, ३, २२; ७, ५, २, १९; ८, १, १, ४; ६, १, १६; उपचरति श. १, ९, १, ८; उपचरामः श. २, ४, १, २; का. १, ४, २, १; उपचरिष्यामः श. ४, ६, ६, १-४; उपचरन् श. ४, ६, ६, ५; उपचरेत् श. ४, ६, ६, ७; जै. २, ५, २, २^३; उपचरेयुः श. ४, ६, ६, ५^३.

उप-चर- -रः शां. ७, १०.

उप-चर्य- -र्यः जै. २, ५, २, १.

उप-चार- -रः शां. ८, ७; श. १, १, १, ११; ३, ५, १०; ६, ३, ३१; २, २, २, १९; ४, १, १४; ३, १, १, १०; ४, ३, १९; ८, ६, १, १९; ९, ३, ४, ११; ११, ५, १, १; १२, ५, १, ६; का. १, २, २, १३; ४, २, ९; २, १, १, ९; -रम् श. ६, ५, ४, १७.

उपचि, उपचिन्वन्ति तै. ३, २, ७, ६.

उपचिज्, उपजायते श. २, ३, ४, ९; का. १, ४, १, ७; तां. ४, १०, ७; १९, ३, ३; ५, ६; गो. १, २, १९; उप...जायते श. २, ३, ४, ९; का. १, ४, १, ७; उपजायन्ते जै. १५०; उपजज्ञे जै. १५०.

उपजनयति तां. १९, ३, ३.

उप-ज- -म् श. १, १, १, १०. पद्र.

उपजि, उप...जयति ऐ. २, १९; उपाजयन्त गो. २, २, १६.

उपजिज्ञास्य-उपज्ज्ञा द्र.

उपजिह्विका- -का श. ६, ६, ३, ६^३.

उपजीव्, उपजीवति श. १२, २, ३, ४; १४, ४, ३, १; ७; तै. २, ४, ६, १२; तैआ. १०, ११, १; जै. १०३^३; आ. १; गो. १, ४, १७^३; उप...जीवति श. १२, २, ३, ४; ५, २, १; उपजीवन्ति श. २, २, २, ८; ३, १, १०; ४, २, ५; ३, ६, १, २१; ८, २, १६; ४, ३, २, १२^३; ६, ४, ४, २२; १२, २, ३, ४; १४, ३, २, २२-२९; ७, १, ३, १; का. १, ३, १, ५; २, ११; ३, ५; २, २, ३, २१; तै. २, ८, ८, ४^३; ३, ३, १, ४; ८, ७, ३; उपजीवन्ति श. १, २, ४, १९; ५, २४; २, ४, ३, २; ११; १२; ३, ८, ३, ३०; १४, ४, २, २९; ३, ४, ८, ९, १; का. १, २, २, ८; ३, २, २; २, २, २, ११; तैआ. १०, ६३, १; तां. १०, ५, १२; जै. ८८; ९७; ११९; १६४; १६८; ५, २, १; सा. १, १, ८; गो. १, ४, १७^३; २, ३, ९; उप...जीवन्ति श. १२, २, ३, ४; उपजीवामः श. २, ३, १, ११; १२; का. १, ३, १, ६^३; उपजीवामः तै. ३, २, ३, १०; जै. १, ३, १, ४; उपजीविष्यामः जै. १, ३, ३, ६; उपजीवाम श. १, २, ५, २; का. २, २, ३, २; तां. ७, ८, २; जै. ११९; १६४; जै. १, ३, २, ६; ८; ३, २, ४; उपाजीवन् का. १, २, २, ६; उप-जीवेयुः जै. २३.

उपजिजीविम तै. २, २, ७, ३; ११, ५.

उप-जीवन- -नम् श. ६, ७, ३, ३^३; ८, ७, ४, २^३; ३^३; ४, ५; सा. १, १, ६; ८.

उप-जीवनीय,या- -यः श. २,२,४, १२; का. १,२,४,९; सा. १, १, ७;९; -या श. २, २, ४, १२; का. १,२, ४, ९; -याः तां. २०, १४, ५; -याम् श. १, २, ५, ११; का. २,२,३, १०; -ये श. १, ९, १,७;३,६,१, २१; ८, २, १६; ४, ३,२, १२.
उपजीवनीय-तम- -म् श. १, ३,३, १०.
उप-जी(→)त्रा तै. १,५,६,४;५.
उप-जीविन्- -नःऽइव जै. १८५; -वी जै. ११३.
उप-जीव्यमान- -म् श. ७, ५, २, ३४.
उप/ज्ञा, उप...जानीमः गो. १, ४, १५;५, १०; उप...जानीहि गो. २, १, २१; उपजानीत श. १, ६; १,४; ४,७; ७,३; ५,४, ५; ३,५, १,१४; ४,२, १,६; ११, ५, १, २; उप...जानीत श. ६, २, ३, ७; ८, २, १; ७, २, १, २; ४, १, २३; ८, २, २, २; ५, १, ३; ६, १, २; ३, २; ९; ७, ४, २; ९, ५, १, २८; १२, २, ३, ९; ३, ३, ५; जै. १६८; उप...जानीष्वम् जै. १३६.
उप-जिज्ञा(स्य→)स्या- -स्या श. ३, २, १, २४.
उप-ज्ञात- -तम् श. ३, ३, ४, १९.
उप/तप्, उपतपति जै. ४४; जैउ. ४, २, ११; उपतपसि जैउ. ४, २, ११; उपतपेत् श. १२, ३, ५, २.
उप-तुप- -त् श. ११, १, ५, २; तै. ३, ९, १७, १; जैउ. ४, २, ४; ७; ७, १०; -ता श. १४, ७, १, ४१; जैउ. ४, २, ११.
उप-तुप्य श. २, ५, २, १४; का. १, ५, १, १२.
उप-तापिन्- -पिनम् गो. १, २, ४; -पी श. १, ५, ४, १; ८, ५, २, १; १०, ४, १, १८.

उप-सूर्य(√स्त्र) श. १, ६, ३, २८.
उप/दम्भ्, उपदम्भवन्ति श. १३, ८, १, १.
उप/दस्, उपदस्यति तां. ९, ९, १; ५; उपदस्यामि तैआ. २, ८, १; उपदस्यत् जै. ८४; उपदस्येत् श. ४, २, २, ७; तै. १, ४, ७, ४; उपदसः गो. २, १, ७.
उपदासयति तै. २, ३, २, २.
उप-दस्यत्- -न्तम् तां. ९, ९, १.
उप-द(स्त्र→)स्ता- -स्ताऽइव जै. ८४.
उप-दासु(क→)का- -का तां. २३, १, ४.
उप/दद्, उप...दहेत् श. २, ३, १, १४; का. १, ३, १, ८.
उप-दग्ध- -ग्धम् श. २, २, ३, १४; का. १, ३, १, ८; -ग्धेन श. ११, ४, ४, २.
उप/दा, उप...ददाति तै. २, ८, ८, ११.
उप-दा- -म् तै. ३, ४, ४, १.
उपदासुक- उप/दस् द्र.
उप/दिश, उपदिशति श. १३, ४, ३, ३; ६-१४; उप...दिशामि जैउ. ३, ५, १, ४; १२; ५, २, ६; ८, ४; १३.
उपदिश्यते जैउ. १, १३, १, ३.
उप-दिशत्- -शन् जै. ६.
उप-दिशा श. ८, ६, १, १६-२०.
उप-दिश्य- -श्य तैआ. १, १८, १.
उप-दि(ष्ट→)ष्टा- -ष्टाः जैउ. ३, ५, १, ४; १२; २, ५, ८, ४; १३.
उप-देश- -शः तैआ. ७, ११, ४; आ. १.
उप-देशन- -नात् तै. २, ३, १, ३.
उपदेशन-वत्- -वतः तां. ६, २, १; -वन्तः तां. ६, २, २; -धान् तां. ६, २, १; २.
उपदीक,का- -काः श. १४, १, १, ८; तै. १, १, ३, ४; तैआ. ५, १, ४; २, ८.

उपदीक-सन्त- -ताः तैआ. ५, १०, ६.
उप-दीप्य (√दीप्) जै. १४०.
उप/दृश्, उपदृशे तां. २५, १२, ५.
उपदृश्यते तैआ. १, २, ३; ३, ३.
उप-दृष्ट- -ष्टा ऐ. ७, २४; श. ३, ४, २, ५; तै. २, २, १, ३; ५; ३, ७, ५, ४; जै. ३४; गो. २, २, १९; ४, ९; -ष्टारम् तै. १, ६, ९, ८; गो. २, ४, ९; -ष्टुः श. ३, ४, २, ५; -ष्टे गो. २, २, १९.
उपदृष्ट(ष्टु?)-मत्- -मति तै. २, २, १, ३; ५.
उपदेश-शन-उप/दिश द्र.
उप-दृष्ट- उप/दृश् द्र.
उप/द्वु, उपद्ववति ऐआ. २, ३, ४, जैउ. २, १, २, ९; ४, ७, २, ६; १६; उपद्वव ऐ. १, २२; उपद्ववेत् जैउ. ४, २, ४; ७; १०.
उप-द्वव- -वः जै. ११०; जैउ. १, ३, २, ४; १०, १, २; १८, ३, ९; ४, ९; १, ३, १; -वम् जैउ. १, ३, २, १; -वात् जै. ११०; -वेण जैउ. १, १०, १, ८.
उप-द्वुत- -ते जै. ११०.
उप/धा, उपधत्ते श. ७, २, ३, १; ४, २, ३४; ३६; ८, ३, ४, १५; ५, ३, ४; ६, ३, १६; ९, ५, १, ६१; १०, ४, २, ३०; ३, ११; ५, २, ६; का. १, ६, १, ७; २, ३; उपधत्ते श. १०, ४, २, ३०; का. १, ६, १, ७; २, १, ४, १; ११; उपदधाति ऐआ. ५, १, ६; शांआ. २, १०; श. १, २, १, ६; ७; १०; ११; १२; १५-१७; २, ६, १, ९; २, ५; ३, ५, ४, २२; ६, १, २२; ४, ६, ८, ६; ११; १६; ६, १, २, २८; २, २, २८; २९; ३, १; ३; ५; ७, १, १, १५; १८; २१; २६; २९-३३; २, १, ८; १३; १४; ३, १; ३, १, १३; २०-२३; २४; २, १७; ४, १, ७; ८; ९; १०; ११; १४; १५;

१७; १८; २१; ३६; ३७; ३८;
 ३९; ४१; ४२; ४३; ४४; ४५; ४६;
 ५; १०; ११; १२; १३; १४; १५; १६; १९;
 २०; २१; २२; २३; २४; २५;
 २६; २९; ३०; ३१; ३२; ३६;
 ३७; ३८; ५, १, १; २; ६; ७; १०;
 ११; १२; १३; १४; २५; २६; २७;
 ३१; ३८; २, १; ४; ९; १०; १४; १७;
 ४०; ४२; ४५; ६२; ८, १, १, १;
 २; ४; ६; ७; ९; २, १; ३; ४; ६; ७;
 ९; ११; ३; ३; ८; ९; १०; ४; २; ३;
 ४; १०; २, १, १; ४; ८; ९; १३;
 १५; १६; १७; १८; २, १; ४; ६; ३;
 १, २; ३; ४; ५; ६; ७; ८; ५; १८;
 १९; २०; ३, १, १; ४; ७; ११; १३;
 १४; २, १; २; ५; ६; ७; ८; ९;
 ११; १३; १४; ३, १; ३; ४; ५; ६;
 ७; ८; १२; ४; १; १२; १४; १५;
 ४, १, १; ३; ४; ५; ८; ९; १०;
 ११; १२; १३-२६; २७; २८;
 २, १; १३; १४; १५; १६; ३, १;
 २०; ४, १; ४-८; १२; ५, १, १; ४;
 ५; ७; ८; १३; २, १; २; ७-११;
 ३, १; ४, १; ३; ९; ११; ६, १, १; ४;
 ५; ११; १६; २२; २३; २, १; २; ३;
 ५; ६; ७; ९-११; १२; १४; १५;
 १६; १७; ३, १; ७; ८; ११;
 १२; २४; ७, १, १; २; ५; ७-१०;
 १५; १६-१९; २, १; २; ३;
 ४; १०; ३, ९; ११; १२; १३; १;
 ९, १, २, ४; २, ३, १४; १७; १९;
 ४, ३, ६; ७; ५, १, ३, ६; १०, १, ३, ७;
 २, १, ६; ९-११; ५, १; ४, ३, २, २;
 १३, ८, ३, ९; का. २, १, ४, ८; तै.
 १, ३, ७, ४; ७, ७, ३; ३, २, ३, १; ७,
 १; ३; १२, ५, ५; तैआ. १, २२, ९;
 २४, १, २; ३; ४; २५, १, ३; ३;
 २६, १; उप०धाति शा. १, २, १,
 १; ३; १२; १४; २, ३, ३, १७; ६,
 १, ९; ६, १, २, ३०; ३२; ७, १, १,

१८; २९; ३१; २, ३, २; ४, २९; ३,
 १, ९; १६; २४; २५; २७; ४४; ४७;
 ४, १, ८; १२; १३; १६; ४४; २, २;
 ३; ४; १६; २४; २६; ३०; ३१;
 ३४; ४०; ५, १, ७; १२; १६; २, ३;
 ६; २२; ३२; ४०; ४२; ४३; ४४; ४५;
 ८, १, १, ३; ३, ३; ४; ६; ८; ९; १०;
 ४, १; २; ३; ४; १०; २, १, ८; ११;
 १३; १७; १८; २, ४-७; ३, ३; ६;
 ९; ४, १७; २०; ३, १, ४; ५; ७; ११-
 १४; २, २; ७; ८; ३, २; ९-११;
 ४, २; ४; ७; ११; १२; १४; १५;
 ४, १, ४; ५; ६; ८; २६; २, १५; १६;
 ४, १; ३; ८; ५, १, ४; ६; २, ७; ११;
 ३, ४; ४, ८; ६, १, १; २; ३; १२-
 १५; २२; २, ८; ८, ६, ३, ४; ५; ६;
 ७; १०; १३; १५; १६; १७; ७, १,
 २; ३; ७; ८; ११; १६; २०; २, २;
 ५; ९; ३, ८; १०; ११; ९, ४, ३, ८;
 १०, १, १, ३; २, ३, ८-१४; ४,
 ३, २०; ५, २, २१; ५, ७; १३, ८,
 ३, ६; तै. ३, २, ७, ४; ५; ११, १०,
 १; जै. ८९; उप०धति ऐ. ५, १०;
 शा. ६, २, १, ३७; ७, २, १, १३;
 ४, १, ४४; ५, २, २९; ८, १, ३, ७;
 ४, १; ४, ४, ९; १०; ११; ५, ३, ८; ६,
 ३, ११; ७, १, १४; २४; १०, ४, ३, ६;
 उप०धति शा. ७, ५, २, २९; ८, ६, ३,
 १४; १०, ४, ३, ५; गो. २, ६, १०;
 उप०धत्थ शा. १०, ४, ३, ६; उप०धे
 तै. ३, ११, १, १-२१; उप०...धे तै.
 ३, १२, ६, १; ५; ७, १; ५; ८, ३;
 उप०धामि शा. १, २, १, ७; १०;
 १२; ३, ५, ४, २२; ६, १, २, १४; का.
 २, १, ४, ५; ८; ९; १०; तै. ३, ७,
 ४, १३; उप०...धामि तै. ३,
 ७, ६, ७; उप०धे का. १, १,
 २, १०; तै. ३, ११, ९, ३; ६;
 उप०धुः शा. ६, २, १, ३७; १०, ४,
 ३, ५; उप०धास्यते शा. ८, ४, ४,

२; उप०धास्यथ शा. १०, ४, ३, ८;
 उप०धास्यामि शा. ६, १, २, १४;
 उप०धास्यामः शा. ७, ४, १, १८;
 उप०धत्ताम् तैआ. १, २०, १;
 उप०धत्तम् शा. ८, २, १, ३; ३, १, ३;
 उप०धत्त शा. १०, ४, ३, ८; उप०धै
 शा. २, १, २, १५; ६, २, १, ७;
 उप०धै का. १, १, २, १०; उप०-
 धामहै शा. ८, ४, १, ३; ४; ६, ३-
 ३; ४; उप०धाम शा. ८, ६, ३, ३;
 उप०धाम शा. १०, ४, ३, ७; उपा-
 धत्त शा. २, १, २, १५; ६, २, १, ७;
 ७, ५, १, १२; ८, ४, ४, २; ५,
 १, ६; १०, ४, २, २७; तै. १, १,
 २, ५; उपा०धत्त शा. १०, ४, २, २७;
 तै. २, ३, ४, १; २; ३-६; उपा-
 दधात् शा. ६, १, २, ६-९; १०;
 तै. १, १, २, ५; उपा०दधात् शा. ६,
 १, २, १४; तैआ. १, २३, ५; ६;
 ७; जै. ५०; उपा०दधाताम् शा.
 ७, ४, २, १६; उपा०धत्ताम् शा. ८,
 २, १, ४-७; १०; २, २, १; उपा-
 धत्ताम् शा. ८, २, १, ३; ३, १, ३;
 उपा०दधत् शा. ७, २, १, ३; ३, १;
 ४, २, ३४; ८, ४, १, ३; ५, १, ४;
 ३, ४; ६, १, ३; ३, ३; ४; १०; उपा-
 दधत् शा. ८, ४, ४, ३; १२; १०, ४,
 ३, ११; उपा०दधुः शा. ७, ४, १, १८;
 उपा०दधुः तै. १, ५, १२, १; तां. ७, ४,
 २; ४; ७, ५; जै. १९; उप०दधीत शा.
 ९, ५, १, ५८-६१; उप०दध्यात् शा.
 ६, १, २, २५; २, २, २८; ७, २, १, ८;
 १३; ४, २, १३; ८, १, ४, १; ४, ४,
 ११; ६, ३, ११; १४; ७, १, ११; २,
 १६; १८; १९; तै. ३, १२, ५, १२;
 उप०दध्यात् शा. ७, १, १, १४; ४,
 १, ४४; २, १८; ८, १, ४, २; ७, २, १५;
 उप०...दध्यात् शा. ८, ७, २, १९;
 उपा०धाम् शा. ६, १, २, १४; उपा-
 धास्यत् शा. ८, ३, ३, ७.

उपधीयते श. ६, २, ३, २; ६;
 ११, २, ६, १३; उपधीयते श.
 २, ३, ३, १७; १०, २, ६, १७; जै.
 १६४; १६७; उपधीयते श. १०, ५,
 २, ८; उपधीयन्ते श. ६, १, २, ३२;
 २, ३, ४; ८, १, ३, ७; ७, २, १९; ९, १,
 १, ४३; ३, ३, १८; उपधीयन्ते श.
 ७, ३, १, २५; ४४; ४, २, ४०; १०,
 २, ६, ११; ५, १, २; ष. ४, ६.
 उप-द्वधत्-त् श. ७, १, १, १४; ४,
 १, १४; २, १२; ५, १, १५.
 उप-धाय श. २, १, ११; ७, ४, १, २२;
 २४; २५; ३३; २, १६; ३३; ५, १,
 १२; ८, १, ३, ८; ९; २, २, १; ४, १८;
 ५, ४, ७; ६, १, २३; ३, १५; ७, २, ८;
 ३, ११; ४, १; १९; २०; ९, १, २, १९;
 १०, १, ३, ७; ४, ९; २, १, ९; ५, १, ५.
 उप-धास्यत्-न् श. ७, ४, १, ४७.
 उप-हित, ता- -तः शांआ. ६, २०; श.
 ८, ६, ३, ४; १०, ३, १, ९; -तम् श.
 ६, १, २, १५; ७, ३, १, २६; ८, १,
 ३, ४; -ता श. ७, ४, २, १३;
 ५, १, २९; -ताः श. ७, ३, १, २६;
 ३८; ३९; ४०; ४१; १०, ४, २,
 २१; २४; -तानि श. १०, ४, ३,
 २०; -तायाम् श. ८, ४, ४, २;
 -तासु श. २, ३, ३, १७; -तेषु
 जै. १००.
 उप/धाव्, उपधावति श. १, ५, १,
 १४; १५; ७, ४, १४; २१; ३, २, २,
 २४; ४, ६, ६, ७; ८; ५, १, १, १५;
 ५, १६; ४, ४, ११; तां. ९, १०, ३;
 जै. १, १८, ३, ५; मं. २, ४, ६;
 उपधावतः श. १३, ८, ४, २,
 उपधावामि ऐ. ७, १६; मं. १, ४,
 १-५; उप...धावामि मं. २, ४,
 ६; उप...धावामः जै. २०५;
 उपधावतु मं. २, ४, ६; उपधाव
 ऐ. ७, १४; १६; उपधावाम श.
 ३, २, ३, ३; गो. १, १, २८; ३, २०;

उप...धावाम जै. २०५; उप-
 धावन श. १, ७, ४, ८; ५, १, १,
 ४; १५; १२, ७, ३, १; तै. १,
 ७, ६, ६; उपाधावत् श. १, ७, ४,
 १४; ५, १, १, १५; १६; तां. ६, ७,
 १; ८, १, ५; ८, २२; १२, १३, ४, ५;
 १३, ४, १; १७, ५, १; १८, १, २; १९,
 १९, १; जै. ७३; २०५; ष. ४, ५;
 उपाधावन् तै. १, ६, ४, १; तां. ६,
 ६, ८; ८, ३, १; १८, १, २; २२, १२,
 १; १७, २; २३, १२, २; २४, १९, २;
 जै. ७४; १३३; १४६; १८२; जै. १,
 ४, १, २; १५, ४, १; ष. २, ३; ४,
 ४; ५; ५, २; सा. १, १, १५; गो.
 १, २, २१; उपधावेत् ऐ. ८, १०;
 श. १, ६, २, ९-११; उपधावेत् श.
 १, ६, २, ७; ८; उप...धावेयुः ऐ.
 १, ३०.
 उपधावयाञ्जकार जै. ३, ६, ३, ३.
 उप/ध, उपधारयते आ. १.
 उप/धृष, उपधर्षण श. ९, ५, २, १;
 जै. १३५; १३८; उपाधृष्णवन्
 जै. २३.
 उप/धे, उपधापयेते तै. २, ७, १२, २.
 उप/धमा (→धम्), उपधमति तां.
 १७, ६, ३; उपाधमत् तां. १३, ३,
 २२; उपधमेत् ष. १, ३.
 उप-ध्वस्त, स्ता (√ध्वस्) -स्तः तै.
 १, ७, ३, ५; -स्ता श. ४, ५, ८, २.
 उप-नक्षत्र- -प्राणि श. १०, ५, ४, ५.
 उप/नम्, उपनमति ऐ. १, ४; श.
 २, १, ४, १९; २१; ३, १, १, ३; का.
 १, १, ४, १९; २१; तै. १, ८, ८, ३;
 ३, १, ४, १५; तैआ. १, २३, २;
 उपनमति श. ११, २, १, १; तै. २,
 २, १, ५; तां. १८, १०, १; जै. १००;
 उप...नमति ऐ. १, ५; २, १७;
 ५, १४; श. ८, ६, ३, १६; ९, ५, १,
 ६१; १२, ६, १, ३-३६; ९, ३, १०;
 तै. १, १, ८, ४; २, २, ७, ४; ८, ३, ४;

११, ६; ३, १२, ५, ११; तां. ८, ९,
 १८; उपनमन्ति ऐ. ८, २६;
 उप...नमन्ति तै. २, १, ५, ८; ९;
 तां. ६, १०, १९; उपनस्यति का.
 १, १, ४, १९; २१; जै. १, ३, ४,
 ४; उपानमत् तै. १, ६, ४, ५;
 उपनमेत् ऐ. ४, २६; श. २, १, ३,
 ९; १२, ६, १, ३; ४; का. १, १,
 ३, ८; तै. १, १, ९, ७; उपनमेत् तै.
 १, १, ९, ८; उप...नमेयुः तां. ६,
 १०, १९.
 उप-नत- -नतः श. ११, ७, ३, ३.
 उप-नति- -तिः श. १२, ८, ३, ३१;
 तै. २, ६, ५, ८.
 उप-नासुक, का- -कः शां. ८, २; ३;
 १२, ३; श. २, २, ४, १४; १३, ३,
 ६, ६; ७; का. १, २, ४, १०; तै. ३,
 ९, १, ८, १; २; -का ष. २, १०.
 उप/नह, उपनहति श. ६, ४, ३, ७.
 उप-नह- -हः ऐ. १, १३; ३०;
 -हस्य श. ६, ४, ४, २०; -ह्वाः
 श. ५, २, १, १७.
 उप-नह्य श. २, ६, २, १७; ५, ४, ५,
 १५; का. १, ६, २, ८; तां. ९, ८, १;
 २५, ४, १; जै. १६८.
 उप-नासुक-उप/नम् द्र.
 उप-नि/गम् (→च्छ), उपनिगच्छति
 ऐ. ७, ३, १; श. ७, ३, १, २६; ५, १,
 २९; उपनिगच्छेत् श. २, ३, २, ५;
 उपनिगच्छेत श. १३, ४, २, १७.
 उप-नि/ग्रह, उप...निगृह्णीत ऐ. ३, १९.
 उप-नि-ग्राहम् (णमुल) जै. १४२.
 उप-नि/धा, उपनिदधाति शां. १३,
 ५; श. ३, ७, १, ३, २, १; ४, ५, २, ७;
 उपनिदधति श. २, ५, ३, ५;
 ११; ३, १, २, २; ७, ३, २, १०;
 का. १, ३, ३, १६; २, ५, १०;
 उपनिदधुः शां. २८, १; उपनि-
 दध्यात् श. २, ३, १, १७; का. १,
 ३, १, १०.

उप-नि-धातु- -ता श. १, १, २, १७;
का. २, १, २, १३; २, २, ३.
उप-नि-धातुं ऐआ. १५, १, १; शांआ.
१, ६, ४, १५; तां. १३, ४, ८; २१,
२, ९; जै. ३७, १८४; १८६.
उप-नि-हित- -तः श. ३, ३, २, ५.
उप-नि/नी, उपनिनयति श. १, ३,
३, ४^१; ३, ३, १, ७^३; ४, ३, १;
६, १, १, १९^३; ७, १, १, ६; ६, ४, ३, १;
१२, ४, २, २; ३, ४, ९; उपनिनयेत्
ऐ. ७, ५; श. ३, ३, ४, ३१; ४, ५,
७, ७; ष. १, ५.
उप-नि-नीय श. २, ६, १, १४; ३, ६,
३, १४; १२, ४, १, ६^३; २, ६^३; का.
१, ६, १, ११.
उप-नि/पद्, उप...निपद्यते तैआ.
६, १, ३; उपनिपेदे जै. १९८^३;
उपन्यपादि जै. १९८^३.
उपनिपादयन्ति श. १३, ५, २, २;
उपनिपादयेत् श. ४, १, १, २८.
उप-नि/प्लु, उपनिप्लवन्ते ऐ. ४, २६.
उप-नि/मञ्ज, उपन्यमञ्जत् तै. १, १,
३, ६.
उप-नि-मञ्ज- -न् जै. १९४.
उप-नि/मद्, उपनिमदति श. ४, ३,
२, ४; ६, ९, ६.
उप-नि/रञ्ज, उपनिरञ्जत् मं. २,
४, १०.
उप-नि-भा/क्रम, उपनिराक्रामताम्
शां. १५, २.
उप-नि/रुध्, उपनिरुध्नुः श. ३, ७,
३, ३.
उप-नि-रुद्ध- -द्वाः श. ३, ७, ३, ३.
उप-नि/वप्, उपनिवपति श. ३, ५,
२, १४; ४, १, १, ५; ७, ५, १, २२.
उप-नि/वृत्, उपनिवर्तन्ते शां. ११,
५; उपनिवर्तते ऐ. ३, ११.
उपनिवर्तयेत् ऐ. ७, ५.
उप-नि-वर्त- -र्तम् ऽइव शां. ११, ५,
उप-नि-वृत्य ऐ. ३, ३९.

उप-नि/वेष्ट, उपनिवेष्टन्ते श. ५, ३,
४, ११.
उप-नि/श्रि, उपनिश्रयति श. १४,
४, २, २३; उप...निश्रयन्ते श. ३,
१, २, १७; उपनिश्रयेत् शां. ९, ४.
उप-नि/ष(←स)द्, उपनिषसादा
ऐआ. २, २, ३; उपनिषसाद् जैउ. ३,
१, ३, ९; ११; उपनिषेदुः जै. १४३;
जैउ. २, २, ४, ११; ष. १, ४, ७;
उपन्यषीदन् जै. ८५.
उप-नि-षद्- -द्, त् ऐआ. ३, १, १;
२, ५; शांआ. ४, १; २, ७, २; ८, ७;
श. १०, ३, ५, १२; ५, १, १; १२,
२, २, २३; १४, ५, १, २३; ८, ६, ४;
५; तैआ. ८, ९, १, ९, १०, ६; १०,
६, १; १४, १; ६२, १; ६३, १; ६४, १;
जैउ. ४, ९, २, १; १०, ४, ७, ११, २,
६; दै. १, २२; -द्ः ऐआ ३,
२, ५; शांआ. ८, ७; श. १४, ५, ४,
१०; ६, १०, ६; सं. ३; गो. १, १,
२१; -द्म् शांआ. १३, १; श.
१२, २, २, २३; तैआ. ७, ३, १; ८,
९, १; ९, १०, ६; १०, ६, १; १४, १;
जैउ. ४, ८, ५, ३; ९, १, १; २, २;
१०, ४, ७^३; ११, २, ६^३; गो. १, १,
३८; -दाम् श. १०, ४, ५, १;
-दि ऐआ. ३, १, ६; -द्भिः श.
१४, ६, ११, १.
उप-नि-षादि(दिन्→)नी- -म्
श. ९, ४, ३, ३.
उप-निष्कृत(स्/कृ)- -तम् ऐआ. १,
१, ४.
उप-निष्कम्(स्/कम्), उपनिष्कामति
शांआ. ४, १५; श. ३, ५, ३, १३; ६, ३,
२०; ४, १, १, २०; ३, ५, २०; १३,
३, १, ९; १४, ३, १, ९; उपनिष्का-
मन्ति शां. १८, ९; श. ४, ६, ९,
१०; १५; १२३; उपनिष्काम शां.
१५, २.
उपनिष्कमयेत् ऐ. ८, १०.

उप-निष्कम्प्य श. २, ६, १, ३७; ३, ८, ३,
५; ४, २, ५, १; १२; ११, ५, ९, ११.
उप-नि/हन्, उपनिहन्ति श. ३, ५,
३, २१; २२.
उपनिहित- उपनि/धा.द्.
उप/नी, उपनयते शांआ. ६, १९; श.
१, ५, ४, ५^३; ४, ३, १, १८; उपनयते
श. ११, ५, ४, ११; उपनयति श.
११, ७, २, १; उपनयति श. २, ३,
२, २; तै. १, ६, ५, २; ३, १, ४, ७;
१३, ३, ३; ८, ४, ६; ९, ६, ३; तां. १६,
५, १०; उपनयन्ति जैउ. १, १८,
३, ४; उपनिन्ये श. ११, ५, ३, १३;
१४, १, १, २३; उपनिन्ये श. १४,
१, १, २३; उपनेष्यते श. १४, १,
१, २३; उपनेष्ये श. १४, १, १,
२२; उपनयस्व मं. १, ६, १६;
उपनयत ऐ. २, ६; शां. १०, ४;
तै. ३, ६, ६, १; उपानयन् तै. १,
५, ९, २; ३^३; ३, १, ४, ७; उपनयेत्
श. ३, ८, ४, ५; तां. ५, ७, ८.
उप-नीत- -तस्य सा. ३, ३, २.
उप-नीय श. ११, ५, ४, १६; गो. १,
१, २८.
उप-नी(नि/१इ), उपन्येति ष. १, १;
उप...न्येति श. १४, ७, १, ५.
उप-न्यच्य(नि/अञ्च्) श. ११, ४,
२, ४.
उप-न्याचर्(नि-आ/चर्), उपन्या-
चरति श. ६, ५, ४, १०; उपन्या-
चरति श. ६, ५, ४, १०.
उप-न्याप्लु(नि-आ/प्लु), उप...न्या-
प्लवते श. १, ६, ४, १८; उपन्या-
प्लुवे श. १, ८, १, ५.
उप-न्ये(नि-आ/१इ), उपन्येति जै.
१३८; उपनयेयथ जै. १३८.
उपपक्ष- -पक्षाम्याम् तै. २, २, ९, ७;
-पक्षौ तै. १, ५, ६, १; २; ३.
उपपक्ष-द्वन्द्व- -द्वम् श. १२, २, १,
२-५.

† 'उपनिनयति' ? इति मुपा. । ‡ अधिकसकारद्वन्द्व इति सा. ।

उप-पतनीय(√पत्)- -यानि सा. १, ५, १४.
 उप-पत्ति- -तिम् तै. ३, ४, ४, १.
 उप-√पद्, उपपद्यते सं. ४; उपपपाद् ऐ. ७, १७; उपपद्यताम् सं. २, ४, ६.
 उप-परा-सृत्य(√सृ) झ. १४, १, १, ९.
 उप-परै(-रा/१इ), उपपरैति श. २, ३, ४, ३२; का. १, ४, १, १९; २२; २४; उपपरायन्ति शां. १८, ८; उपपरैत् जै. १०२^१; उपपरायन् जै. ३४; ३५; उपपुरेयान् श. ३, ९, २, ९.
 उप-परैत्य श. ३, ७, ३, ७; जै. १९०.
 उप-परैत्यत्- -व्यन्तः का. १, २, ३, २; ४, १, १.
 उपपर्वन- उप-√पृच् द्र.
 उप-पर्यावृत्(-रिऽआ/वृत्), उपपर्यावर्तन्ते तैआ. २, १९, १; उपपर्यावर्त श. २, २, ४, ४; का. १, २, ४, ३; उपपर्यावर्तत तै. २, ३, ६, ४^१; उपपर्यावर्तन्त तै. २, ३, ६, १^१; २^१; ३^१; उपपर्यावर्तेत का. १, ३, ३, १८.
 उप-पल्यय्(-रि→लि/अय्), उपपल्ययत जै. १०१^१.
 उप-पल्यय्य श. २, ४, २, २२; ४, ३, २, ४.
 उप-√पृच्, उपपृच्यताम् तै. २, ८, ८, १२; उप^१...पृच्यताम्) तै. २, ८, ८, १२.
 उप-पृचन- -नम् ‡ तै. २, ८, ८, १२.
 उप-पृच्- -क् तै. २, ५, ४, ३.
 ?उप-प्र(च्छ)क्ष- -क्षे ऐआ. ५, २, २.
 उप-प्र/गा, उपप्रागात् ‡ श. १३, ५, १, १७^१; १८^१; उप^१...प्रागुः श. ३, ७, ३, ९.
 उप-प्र/जन्, उपप्रजायते गो. २, ३,

२०; उपप्रजायते शां. १^५, ४; गो. २, ३, २०.
 उप-प्रति/धा, उपप्रत्यधत्त जै. १७०; १९७.
 उप-प्र/दा, उपप्रदास्यामः श. १, ६, ४, १४.
 उप-प्र/भिद्, उपप्राभिनत् तै. १, १, ३, ५.
 उप-प्र-भिञ्ज- -ञ्जम् तै. १, २, १, ३.
 उप-प्र/भू, उप^१...प्राभूवन् श. १२, ४, २, १०; ४, २.
 उप-प्र-यत्- उपप्रे द्र.
 उप-प्र/यस्, उपप्रयच्छति श. ५, ४, ५, १३.
 उप-प्र/या, उपप्रयाद्वि^१ श. ८, ६, ३, २१^१.
 उप-प्र-याय शां. ७, ९; ८, २; २२, ९.
 उप-प्र/वृत्, उपप्रवर्तयति जै. ९०; १०७; उपप्रवर्तयेत् जै. ७५.
 उप-प्र/वृद्, उप^१...प्रवृद्स्व श. ३, ९, ४, २२; उपप्रावृद्दत श. ३, ९, ४, २२.
 उप-प्र/स्तु, उपप्रस्तुयुः जै. १६४.
 उप-प्र/स्तु, उपप्रास्तुणीत जै. २०३.
 उप-प्र-हित्य(√हि) जै. १२५.
 उप-प्रै(प्र/१इ), उपप्रैति श. २, ५, ३, २; ४, ३, ४, १०; ९, ४, १, ४; का. १, ५, २, २; उपप्रयन्ति ऐ. १, ७; उपप्रयन्ति तै. २, ४, १, १०; उपप्रेयाय जैउ. ४, १०, ३, ६; १०; उपप्रेयुः श. २, ५, ३, २; का. १, ५, २, २; उपप्रयन्तु तैआ. ४, २, २; उपप्रेत तै. १, ६, ५, ५; उपप्रायत् ऐ. ३, ३९; उपप्रेत् श. १२, ९, ३, ७; तैआ. १, १३, २; ३; तां. २४, १२, ६; उपप्रेत् श. ३, १, ३, २; उपप्रायन् ऐ. ३, ३९.

उप-प्र-यत्- -यन्त् श. ३, १, ३, ११; -यन्तः ऐ. ४, २९; शां. ११, ४; २२, १; श. २, ३, ४, १०^१; का. १, ४, १, ८^१; जै. ३४; ३७.
 उपप्रेयत्- -व्यत्तः श. ७, ३, २, ५; -व्यतः श. ९, २, ३, २; -व्यन्त् श. ४, ५, १, २; -व्यन्तः श. २, २, ३, २; ३, ४, १.
 उप-प्रेष्(प्र/१इष्), उपप्रेषयति ऐ. २, ५; उपप्रेष्य ऐ. २, ५; झ. ३, ८, १, ११; उपप्रेष्य^१ तै. ३, ६, ५, १.
 उप-प्रेष- -स् ऐ. २, ५^१.
 उप-प्लु, उपप्लवत् तां. १२, ५, १४.
 उपप्लवयति श. १३, १, २, ९.
 उप-प्लु, उपप्लवन्ति श. २, १, ४, ३; का. १, १, ४, २.
 उप-प्लव- -व्वात्सः श. ११, ५, १, २.
 उप-प्लव- -गम् ऐ. ८, १२; १७; शांआ. ३, ५; तै. १, १, ६, १०; ६, ८, ९; जै. ११७.
 उपप्लव्य(ण+यत्)- -ण्याप तै. १, ६, ८, ९.
 उपप्लि- -ब्दिः ऐआ. ३, २, ४; शांआ. ८, ७; श. ११, २, ७, ३२; -ब्दिम्ऽ इव शांआ. ११, ३.
 उपप्लि-मत्- -मान् ऐ. ४, ९.
 उपप्लि-मती- -ती जैउ. १, १२, ३, ३.
 उप-प्लु, उपप्लुते सं. १, २, २; उपप्लुवेत् श. ९, ३, ३, ११^१; उपप्लुवे तै. २, ४, ६, ८; ८, ४, ८; उपप्लुवे तै. २, ८, ४, ८; उपप्लुवन् ष. ४, १.
 उप-भूत्(√भू)- -भृत् तै. ३, ३, ७, ६; -भृत् श. १, ३, २, २; ४; ४, १४; ८, ३, १३; ११, ५, ६, ३; तै. ३, ३, १, २; ५, ४, ६, ११; ७, ९; ९, ७; तैआ. २, १७, १; गो.

† उपसर्गत्रययुतमप्येतद्रूपमनेकोदात्तवदिति चित्रम्, शास्त्रामेदेन वा समाधानं द्र. बहुषु स्थलेष्वेवं दर्शनात् । उपप्रे, अनुत्पा, अनूदि द्र. ‡ 'उपपर्वनम्' इति मुपा. स्वरक्षित्यः । § = साम. १, ५, २, ८; 'उप । प्रक्षे' इति पदद्वयम् । सा. शांआ. (१८, १५, ५) पदैकं पठतुः । तदभिप्रेत्यैवोपरि मुद्रितं प्राति. । रलयोभेदम् = 'प्लक्ष-' इत्यपि साधुः संसं. । अर्वाचां कल्पनादर्शनाथं Kt टि द्र. †तु. = ऋ. १, १६३, १२ । ‡तु. = य. १५, ५२ ।

२,३,१४; -भृतः श.१,५,३,१७;
-भृतम् श. १,३,२,११; ४,१४;
४,५,६; ५,३, १८; २, २; ८, ३, १;
५; २, ३; २, ६, १, १७; ११, ४, २,
१; १२, ५, २, ७; का. १, ६, १, १२;
तै. ३, ३, १, १; ९, १; ७; -भृता श. १,
३, २, १५; ४, ५, ६; तै. ३, ७, ६, ९;
१३; -भृति श. १, ३, २, ७; ९; ११-
१३; १४; १५; १६; १८; ८, ३, १३;
२, ५, २, ४, १; ६, १, १३; ३, ४, ४, ७;
८; ६, ३, ६; ८, ३, १३; १९; ३, ४;
४, ४; ११, ४, २, २; १३-१५; ५,
१, ३, ५; का. १, ५, १, ३६; ६, १,
१७; तै. ३, ३, ५, ३; ५.
उप/मञ्ज(←स्ज्), उपमञ्जयति श.
१३, ७, १, १५.
उप-मञ्जन- ने जै. १५६.
उप-मद्, उपमदन्ति श. १, ४, २, १;
उपामदन् श. १, ४, २, १.
उप/मन्त्र्, उपमन्त्रयते श. १२, ४,
४, ६; उपमन्त्रयन्ते शांभा. ४, १;
२; उपमन्त्रये ऐ. ७, १७; उप-
मन्त्रयाञ्चके श. १, ६, ३, १३;
४, १, ४, ४; ३, ३, ७; १४, ९, १, ५;
उपमन्त्रयाञ्चकिरे श. १, ४, १,
३, ४; उपमन्त्रयस्व श. ३, २, १,
१९; उप...मन्त्रयस्व श. ३, २,
१, २०; २१; उपमन्त्रये श. ३, २,
१, १९; उपामन्त्रयत शां. १, २;
श. ३, २, १, १९-२१; उपामन्त्र-
यत श. ५, ३, ५, १४; तैआ. २, २, १;
उपामन्त्रयन्त शां. १, २; तां. ७,
५, २०; उप...मन्त्रयन्त श. ३,
५, १, २१; उपमन्त्रयेत श. १२, ४,
४, ६; उपमन्त्रयेत श. १४, ९, ४, ७.
उप-मन्त्रित(त→)ता- ता श. ३, २,
१, २०.
उप/मन्थ् (→थ्) उपमन्थयति तै.
१, ६, ८, ४; ५; उपमथयति जै. ४;
उपमथीयात् जै. ४.

उप-मन्थनी- न्थी श. १४, ९, ३,
२१.
उप-मन्थित्- तारम् तै. ३, ४, ८, १.
उप-मन्थय शांभा. ९, ८.
उप/मह्, उपमहयति श. ६, ३, ३,
१४; ८, १, ११; उपामहयन् श.
६, ३, ३, १४; ८, १, ११.
उप/मा, उप...मिमीते श. १०, २,
२, ६.
उप-मा- मा श. ७, ४, १, १४;
१२, ५, १, ५; जै. २०५; -मा:
तै. २, ८, ८, ८; तैआ. १०, १, १०;
-मासः तै. २, ८, ५, ७.
उप-माति- तयः ऐ. ६, २४.
उप/मीमांस(√माच्), उपमीमांसेत
जै. ३६.
उप-मीमांसा- पा श. ११, ४, २,
२; १२; १५.
उप/मुञ्च्, उपमुञ्चते श. ५, ४, ३,
१९; ५, ३, ७; तै. १, ७, ९, ४.
उप-मूर्थमाण(√मृ)- णाः श. १, ७,
३, २१; ४, १२.
उप-मूल- लम् श. २, ४, २, १७;
-ले का. १, ३, ३, १४; ६, १, ११;
उप/मृ, उपमारयति श. २, ५, २,
४६; ४, ४, ५, २२; का. १, ५, १,
३८.
उप/मृच्, उपमृष्टे श. १२, ५, १, १२;
का. १, ३, १, ११; उपमृष्टे का. १, ३,
१, १२; उपमार्ष्टि शां. २, २; श. २, ३,
१, १८; ४, १, १, २४; २, २३; १४, २,
१, १६; तै. २, १, ४, ४; उपमार्ष्टि
श. २, ३, १, १९; उपामृष्ट का. १,
२, ४, ७.
उप/म्लुच्, उपम्लुचोच श. १, २, ५, ८;
का. २, २, ३, ८; उपाम्लुचत् श.
१, २, ५, १०; का. २, २, ३, ९.
उप-म्लुत्(√म्लुप् [←च् भा.])- सः
तै. ३, २, ९, ४.
उप/यञ्, उपयजति श. ३, २, ४, ९;

११; उपयजति श. ३, ८, ४, १०.
उप-यञ्- यजः शां. १०, ३; श.
३, ८, ४, १; १०; ६, २, २, ३१;
-यङ्भ्यः श. ३, ८, ३, १८; ४, ४;
११, ८, २, १.
उप-यष्ट- ष्टा श. ३, ८, ५, ५.
उप-याज- जाः ऐ. २, १८.
उपयत्-उपेद्र.
उप/यत्, उपयतते श. ८, ५, १, ७;
उपायतत श. ८, ५, १, ६.
उप/यस् (→च्छ्), उपयच्छति श. ४, १,
२, ८; जै. ५; उपयच्छन्ति श. ३,
५, २, २; ६, ३, ९; उपयच्छामि श.
१४, २, १, १७; तैआ. ४, ८, ४;
५, ७, ८; उपयेमे श. १४, ४, ३,
३१; उपयेम गो. १, ३, २०; १;
उपयच्छ श. ९, २, ३, १; उपयच्छत
तैआ. ५, ७, ८; उपायच्छन् तां.
१४, ९, २७.
उप-यत्- तम् श. १४, २, १, १७.
उप-यस्नी- नी ऐ. १, २२; श.
१४, २, १, १७; गो. २, २, ६;
-नीः श. ३, ५, २, १; २; ६, ३, ४;
९; २, २, १; -नीम् श. १४, १,
३, १; -नीषु श. ३, ६, ३, ५;
-न्या श. १४, २, १, १७; २, १३;
-न्याम् श. १४, २, २, ४०; ३, १,
२२.
उप-याम्- मः श. ४, १, २, ८;
-मस्य श. ४, १, २, १५; -मेन
श. ४, १, २, ६; ८; २, ३, १८; ३, ५,
११; -मैः श. ५, ५, ४, २४.
उपयाम्-गृहीत- तः श. ४, १, २,
१५; ३, १९; ४, ७; ५, १७; २, १, ९;
२, ९; ३, १०; १५; ४, २४; ३, १, १४;
१९; २४; ३, ९; ५, ६; ४, १, ६; ३,
६; ५, ३, ९; ४, ९; ६, ३, २; ४, ४, ५,
१, २, ५; ५, ४, २४; ११, ५, ९, ७; तै.
२, ६, १, ३; ५; ३, १०, ८, १; तैआ.
३, १५, २; १०, ६३, १.

† 'उपयाजः' इति आन. मुपा. ‡ 'उपमये' इति मुपा.

उपयष्ट- उपयाज-उप/यज् द्र.
 उप/या, उपयाति शांआ. १२, ३; गो.
 १, १, १५; ३, २२; उपयासत् तै.
 २, ८, ३, ८; उपयातु तै. ३, १, १,
 २; ९; तैआ. ६, ४, २; उपयाताम्
 तै. ३, १, २, १०^१; ११; उपयान्तु
 तै. ३, १, २, ४; उपयाहि ऐ. ५,
 १८; ऐआ. ५, २, १; शा. ४, ४, ४,
 १२; तै. २, ४, १, १; ३, १२; ८, १,
 २; तैआ. १०, ६३, १; उप...याहि
 ऐ. ५, १२; ऐआ. ५, १, १; शां.
 २३, ७; उपयात ऐ. ६, १२;
 उपयानि शांआ. ३, १; शा. १, १,
 १, १^१.
 उप/यु, उपयुते का. २, १, २, २;
 उप/युज्, उपयुञ्जन्ति श. १४, ३,
 २, ३०; उपायुक्त जै. १०२^३;
 उपयुञ्जीत गो. १, ३, २१.
 उप-युक्त- क्ते सा. २, २, १.
 उप-युञ्जान, ना- ना जै. १०२;
 -ना: ऐ. ६, २१; शां. २९, ४;
 गो. २, ६, ३.
 उप-योजन- नाय ऐ. ५, ३०.
 उपर, रा- रणे श. ३, ७, १, ३; -राम्
 जैउ. १, १८, ३, ४; तै. ३, ६,
 १३, १.
 उप-रक्त(√रज्)- क्तेन श. ११, ४,
 ४, ५.
 उप/रम्, उपरमते का. १, २, १, १;
 उपरमति श. २, २, १, २; ३, ८,
 २, २९; उपरराम श. १४, ६, १,
 १२; २, १४; ३, २; ४, १; ५, १; ६, १;
 ७, ३; ८, १२; उप...रम श. ११,
 ५, १, ६; उप...रमत श. ११, ४,
 १, ३.
 उप-रत्त- तः शांआ. १३, १; शा.
 १४, ७, २, २८; -ता: ष. १, ६.
 उप-रम्य सा. १, ७, १२.
 उप-रत्(√र)- वा: श. ३, ५, ४, १;
 जै. १२८; -वान् श. ३, ५, ४, १;

तां. २५, १०, ५; -वेर् तां. ९,
 ९, ९.
 उपरि ऐ. ७, २; ८, ९; ऐआ. १, २, ४;
 शां. २७, १; शांआ. १, ७; शा. १,
 ३, ४, १५; २, १, २२; ४, ४, १;
 ६, २, २, ३९; ४, १, ६; ३, १०; ४,
 १८; ६, २, १४; ३, १, ७; ७, १, १.
 ३३; ३६; ३, २, १३; १९; ४, २, ८;
 ८, १, २, ७; ४, २; १०^१; २, ४, २०^१;
 ३, १, १०; ४, १५; ४, १२; ६, १,
 २०^१; ९, २, ३, ३०^१; ३५; ३, ४, १०;
 ४, १, १४^१-१६^१; २, ११^१; का. १,
 ५, १, ४; तै. २, ८, ९, ५; तैआ. २,
 ८, १; ६, ८, १^१; १०, ११, २; तां.
 ५, ५, १; जै. ४; ५९^१; जैउ. १, १४,
 ४, ४; ३, ६, २, ४; ९, ६; ष. ५, ८;
 गो. १, २, ४^१; ६^१; ४, १३; उपरि
 इव श. ४, २, ४, १४^१; शा. ९, १,
 १, १३^१; १४, ३, १, ३^१; तै. १, १,
 ५, ४; २, १, ५, ७; ३, २, १, ५^१; २,
 ९^१; ३, १२^१; ष. १, ३^१; उपर्युपरि
 श. १, १, ३, ५; २, ५, २०; ३, ३, १२;
 १६; ३, ४, ३, २२^१; ६, २, २०^१; ४,
 ३, ५, ९; ५, १, २, १८; ४, १, ८; २,
 ६; ५, ३, ७; ४, २८; १४, ८, १५,
 ४; का. २, १, ३, २; २, ३, २०; तै.
 १, १, ५, ७; तां. ६, ५, १४; जै. ९५^१;
 १६५; १७६^१; २०३^१; जैउ. ३,
 २, १, ५; ६, ५, ५; ६; गो. २,
 २, १५.
 उपरि-नाभि श. ६, ४, ३, १०; ७, १, ८^१;
 ९; १०; २, ९; ३, ६.
 उपरि-पुत्र- ता श. ४, १, १, २६.
 उपरि-भूमि श. ३, ६, १, १८.
 उपरि-शायिन्- -यी गो. १, २, ७^१.
 उपरि-श्येन- -म् जै. २०९^१.
 उपरि-सुद्- -सदः श. ५, २, ४, ६;
 -सदम्बः श. ५, २, ४, ५.
 उपरि-सुध- -म् श. ५, २, १, २२;
 ४, ४, १; तां. ५, ५, १^१.

उपरिष्ठात् ऐ. २, १४^१; २९; ३, २९;
 ३५; ३६; ४१^१; ४, २३; ६, २०^१;
 २६; २७^१; ३०; ७, २१; २२; २४;
 शां. १, ३; ३, ३; ५^१; ५, २; १०,
 ४; ११, २; १३, ९^१; १९, २; १०;
 २४, १; ३; ४; शांआ. ४, १५; ९, ७;
 १२, ३; शा. १, ४, १, ३७; ४,
 १५; ६, १, २१; ७, १, २०; २, १९;
 ९, १, १^१; ८; २, ३, ३, १२; ३, ५,
 ४, २१; ६, १, ६; ८, १, १६; ३, १९;
 २३; २५; ४, ९; ४, ३, १, ११; ४, १,
 १; २, ५; ५, २, ११; ५, २, १, २१;
 ३, १, २; २, १^१; ५, ६; ७; ९^१; ४, १,
 १४; ५, १, १२; ६, २, १, २४^१; २,
 १३^१; ३, ३, १०^१; ४, ४, ६; ७; १५;
 ७, ४, १२; १३; ८, १, १३^१; ७, ५, १,
 ११; २, २६; ८, १, २, ७; ९; ३, ३^१;
 २, २, ९^१; ३, २, ६^१; ५, १, १६^१; १७;
 ६, १, १५^१; २१; ३, ३; १३; ७, १,
 १०; १२; १८; १९; ४, ८; १९^१; २१^१;
 २, १, १, २५^१; २, १, १; १३^१; ३, ३०^१;
 ३६^१; ४७; ३, १, ४^१; ४, १८; ४, ४,
 ११; १०, १, १, १; ११, २, २, ५; ७,
 ३०^१; ४, १, ४, ११; १६; ५, २, २; ६;
 ७, ३, ३^१; ४, ४; १२, २, १, ८; ३, ४; ७;
 ८; ३, ५, १२^१; १३^१; ४, २, १०^१; ४,
 ४; ५, १, १०^१; १३, ३, ६, ४; १४, १,
 २, १७; ३, २, ३^१; २९^१; का. १, २, १,
 ११; १३; ४, ३, ९; २, २, १, १३;
 ३, १५; तै. १, १, ५, १०; ५, २, ३;
 ६, ६; ६; ७, ६, ८; ७, ५; ८, १, २; २,
 ३, १०, २; ४; ७, १५, ५; ३, २, ७, ६;
 ३, १, ३; ४; ५, ४; ७, ११; ७, ४, १;
 ६, १३; ८, ७, ३; १५, ३; २, ३, २; ३;
 ९, १०, १; १२, ५, ५; तैआ. १, २०,
 १; २३, ७; २४, ३; ४, ५, ४; ६, २;
 १४, १; ५, ४, ६; ७; १०; ५, २^१;
 १२, ३; तां. ४, १०, ४; ६, ६, ५;
 ८, ४, १०; १०, ४, ९; १२, ४, १२;
 १३, १२, १३; २३, २, ३; २५, १,

१४; जै. ५८; १४१; १५२; १५७;
१६०; १६४; १६६; १६७; १६८;
१७०; १७८; १९७; जैउ. १, १, २,
५; ६; १; १७, ३, ४; १८, २, ५; ३, ५,
२, २; गो. १, २, ९; ३, ८; ९; १०; १;
४, १७; १८; ५, ६; २, १, ३; २;
८; ३, ७; ८; १९; ४, १; १५; ६, २;
८; ९.
उपरिष्ठात्-प्रक्षरण- स् गो. २,
१, ३.
उपरिष्ठात्-स्वाहाकार- -रा: तै.
३, ९, १०, १.
उपरिष्ठात्-स्वाहाकृति- -तय: श.
३, ८, १, १६; १३, २, ११, २.
उपरिष्ठा(-त्स्वा-)-दायत(न→)
ना- -ना ऐ. ६, २७; गो. २, ६, ८.
उपरिष्ठा(-त्स्वा-)-दाक्षिम्- -शी:
तैआ. ५, ४, ६.
उपरिष्ठा(त्-न्)न्नेदीयसी- -सी
गो. २, ६, ८.
उपर्य(-रिडअ)-र्ध्व- -र्ध्व: तै. १, ६,
८, ४.
उप/रुध्, उपरुध्वन्ति श. १३, २, ३,
२; तै. ३, ८, २२, ३.
उप-रुध्य श. ३, ७, ३, ४-६.
उप-रुध्यमान- -न: ऐ. ८, १०.
उप/लभ्, उपलभते जैउ. ३, ६, १, ७;
उपलभे जैउ. ३, ६, २, १.
उपला- -स् श. १, २, १, १७; का.
२, १, ४, १६.
उप/लिप् (→म्), उपलिम्पेत् सा.
३, ३, ५.
उप-लिप्य ष. ५, २.
उप-लेपन- -नात् ष. ५, १०.
उप-वक्(√वच्)- -०क: शां. २८, ५;
-का ऐ. ५, २५; शां. १३, ८; १;
२८, ५; तैआ. ३, १, १; २, १; ३, १;
५, १. उपवाच्य- अद्र.
उप-वच्- -त् शां. २२, ६.
उप-वती- -ती: श. २, ३, ४, १६;

का. १, ४, १, १३; तां. १६, ५, १,
१४; १७, १३, १६; -तीभि: तां.
११, १, १; -तीभ्य: तां. ११, १, २;
-त्य: तां. १५, ११, १५; -वत्या
श. २, ३, ४, ९; का. १, ४, १, ७.
उप/वद्, उपवदति जै. १९; जैउ.
१, १, ७, ६; २, १, १४; ५, ३; १८, २,
९; ३, १०; ५, ८; २, २, १, १३; ४, ३,
३; ४; उप...वदति ऐ. २, ३१;
उपवदन्ति तै. २, ३, ९, ७; ८;
उपोद्गु: शां. १२, ३; जैउ. १, १२,
४, १; उपवदात् जैउ. १, १६, २,
६; ८; १०; १२; ३, २; ४; ६;
उपावदत् ऐ. ३, २३; गो. २, ३,
२०; उपावदताम् ऐ. ३, २३; गो.
२, ३, २०; उपावदन् ऐ. ३, २३;
गो. २, ३, २०; उपवदेत् गो. १,
३, ८; उपवदेत् ऐआ. ३, १, ३;
४; शांआ. ७, ९; १०; ११;
उप...वदेत् ऐ. २, ३१; उपवदेयु:
तै. २, ३, ९, ९; उपावादिषु: जैउ.
१, १२, ४, ३.
उप-वाद- -द: ऐआ. ३, १, ३; ष.
१, ४; -दात् गो. १, ३, ६.
उप-वादिन्(√वद्)- -वादी श.
११, ६, ३, ११.
उपोद्यमान- -न: जैउ. १, १२, ४, २.
उप/वध्, उपावधीत् तै. २, ५, ५, ७.
उप/वप्, उपवपति तै. १, ६, २, ७;
४, ३, ५; उपवपति तै. ३, ९, २१, २;
उपोवाप जै. ४४; उपोपतु: जै.
१३०; उपवप जै. ४४; उपावपत्
तां. १४, १२, ७; उपवपेत् श. ६,
५, ४, १०; १४, १, २, २१.
उपोप्यते श. २, ३, ४, ९.
उपोस- -स: जै. ४४.
उप/वल्ह्, उपवल्हन्ते श. १२, ४,
२, ८; उपवल्हेत् श. ११, ४, १, ९.
उप-वल्ह- -ल्हाय श. ११, ४, १, १.
उप/वस्, उपवसति ऐ. ७, ११;

शां. ३, १; १२, ३; श. १, ६, ३,
३३; ३४; ३७; उपवसति श. ११,
१, ५, १, ४; तै. ३, २, ३, १; ७, १,
६; ८, १, २; उपवसन्ति ऐ. २,
३६; श. १, १, १, ७; ६, ४, १४;
२, १, ४, १; ३, ९, २, ७; ११, १,
४, १; का. १, १, ४, १; २, १, १, ६;
उपवसन्ति श. ३, ६, १, २६;
उप...वसन्ति शां. १२, ३;
उपवसामि तै. ३, ७, ४, १८;
उपवसन्तु तै. ३, ७, ४, १८; उप-
वसाम श. ८, १, १, ३; उपवसाम
तै. १, ६, ६, ४; उपावसन् तै. ३,
९, २२, १; उपवसेत् ऐ. ७, ११;
शां. २, १; श. १, ६, ३, ३३; ३३;
३४; ३७; ११, १, १, ४, ४; तै. ३,
७, १, ६; सा. १, २, ३; २, ४, ९; ३,
७, ८; ९, ३; ५.
उपवासयेत् सा. ३, ४, ४-८.
उप-वस्यत्- -न् श. १, ६, ३, ३१.
उप-वसत्- -न् सा. १, ५, ९; १०;
६, ६; ७, ३; ८; ११.
उप-वसथु- -थ: श. १, १, १, ७; २,
१, ४, १; ३, ९, २, ७; १०, २, ५, १५;
का. १, १, ४, १; २, १, १, ६; -थम्
ऐ. ३, ४५; श. १२, १, २, १; सा.
२, ४, ९; -थात् ऐ. ७, ३२; -थे
ऐ. ३, ४०; ४५; ७, ३; ८; शां.
४, २; ३; ४; ९, १; ५; १०, १; ३;
श. २, ३, २, ७; ४, ४, ११; ४, ६, ८;
६; ११; १६; ५, ३, ३, १; ९, ५, १,
६; ९; २३; ११, १, ७, ४; २, ४, ७;
१३, ६, १, ४; का. १, ३, ४, ७.
उपवसथीय, या- -याम् जैउ. १,
१७, २, ३; ५; -थे श. ९, २,
१, १; तै. १, ५, ९, ७.
उपवसथ्य- -थ्ये ऐ. ३, ४५; ष.
१, ४.
उप-वास- -स: सा. १, ७, ६; ७; २,
१, २.

† 'क उत' इति आन.मुपा.। तत्र सन्धिर्द्रष्टव्या तु. शांश्री. १, ५, ४; ७, १४, ९. K.T. टि.द्र.। 'कृत' इति L.मुपा.।

उपोष्य ऐआ. ३, २, ४; शांआ. ११, ४; सा. १, ५, ८.
 उप√वह्, उपवहन्ति गो. १, २, १८.
 उप-वह- -म् श. १, ४, ४, ७.
 उप√वा, उपवाति श. १३, ३, ८, ६;
 उपवात† श. ४, १, ३, ७.
 उप-वा- -वा जैउ. ३, ५, १, १.
 उप-वाक, वा- -का: श. १२, ७, १, ३, २, ९; -काभि: तै. २, ६, ११, २; -कै: तै. २, ६, ४, ५.
 उपवाक-सक्त- -क्तव: श. १२, ९, १, ५.
 उप-वाच्य- -च्य: तै. ३, ७, १३, ४; गो. २, २, १२.
 उप√वाज्यू(←वाज), उपवाजयति श. ५, १, ५, २१; तै. ३, ३, ७, २; ३.
 उप-वाण- -णानि जै. १२८.
 उपवाद-, दिन्- उप√वद् द.
 उपवाप्य उप√वप् पद.
 उपवास- उप√वस् द.
 उप-वि-मोक्षम्(√मुञ्+गमुल्) ऐ. ४, २७; ६, २३; गो. २, ६, ५.
 उप√विश, उपविशति ऐ. १, २, २; शां. ६, १३; श. १, २, २, २; ५, १, २४; २, ५, २, ३०; ३, ६, ११; ६, १, २२; २३; ४३; ३, २, १, ५; ३, २, ६; ४, ४, १०; ४, २, १, ३३; ४, १, १४; ५, १, ५, २८; १३, ४, ३, १; का. १, ४, १, १७; २, २, १, १; उपविशति श. ३, ८, १, १; तैआ. १०, ६४, १; उपविशन्ति श. ४, ६, ९, १६; उपविशन्ति श. ४, ६, ८, ५; उप-विश जै. १२४; १७६; १८६;
 उपविशत् श. ७, ४, २, ३; उप-विशत् ऐ. ५, २७; ७, ३; ८, २८; शांआ. ४, १; २; श. ३, २, १, ९; १२, ४, १, ९; उपविशत् श. १२, ४, २, ८; उपविशत् श. १२, ४, १, ९; ११; उपवेशी:† जै. १७६.

उप-विश्य ऐ. ८, ६; शां. ६, १३; श. २, ४, १, ८; ९; १३; ५, २, ३०; ६, १, २३; ३, ४, ४, १०; ८, १, १, ६, ३, ३, १५; ७, ४, १, ३२; ११, ५; ३, १२; का. १, ४, २, ४; ८; तैआ. २, ११, १; तां. ५, ६, ७; जै. १२७.
 उप-विष्ट- -ष्टाय ऐ. ७, ५; ८, १०.
 उप-वेश- -शाय तां. ९, ४, ६.
 उप-वेशि- -शि: श. १४, ९, ४, ३३; -शो: श. १४, ९, ४, ३३.
 उप-वेद्य ऐ. ५, २, ३.
 उप√विष्, उप...वेवेष्टि श. १, २, १, ३; उपविष्टि तै. ३, ३, ११, १.
 उप-वेप- -प तै. ३, ३, ११, १; -प: श. १, २, १, ३; का. २, १, ४, २; तै. ३, ३, ११, १; २; ७, ४, १३; -पम् श. १, २, १, ३; का. २, १, ४, २; तै. ३, ३, ११, १; ७, ४, ९; -पे तै. ३, ३, ११, ३; -षेण शां. २, १.
 उप-वि√ष्ठा(←√स्था), उपबितिष्ठते श. ७, ४, १, १४.
 उप-वीय(√व्ये) तै. १, ६, ८, ४; तैआ. २, १, १; ११, १.
 उप√वृ, उप...वृष्वत् तै. २, ५, ५, ४.
 उप√वृष्ट, उप...वृष्टम् श. ४, ३, ३, ७; उप...वृष्टे तै. ३, १, ४, २.
 उप-वृत्ति- -वृत्ति तां. ७, ९, ७.
 उपवेश-शि- उप√विश द.
 उपवेश- उप√विष् द.
 उप√वे, उपवायति तां. ९, ९, ५; उप...वायस्व जैउ. ३, ५, १, १.
 उप-वायत्- -यन्तम् तां. ९, ९, ५.
 उप-व्या-यच्छमान(विऽआ√यम्)- -न: गो. १, २, १४.
 उप-व्या(विऽआ)√ह्, उपव्याहरेत् श. १, ५, २, ११; उपव्याहरेयु: श. १, ५, २, १३.

उप-व्युष्- -म् तै. १, १, ९, ९; ५, २, १; तां. २१, ३, ५.
 उप-वृज्य(√वृज्) तै. ३, १०, ११, ३.
 उप-श- -शा: तां. ४, १, १.
 उप√शक्, उपशोक्ति तै. २, ४, ४, ९; उप...शिक्षन् तां. १०, १२, २.
 उप-शद्- -द्: जै. १२९.
 उप√शम्, उपशाभ्येत् ऐ. ७, ५; १२; उपशाभ्येरन् ऐ. ७, ८.
 उपशमयेरन् गो. १, १, १५.
 उपशय-उप√शी द.
 उप√शिक्ष, उपशिक्षति तां. १४, २, ३; ४; ५; उपशिक्षत तै. २, ५, १, १; उपशिक्षते शां. २३, ५; उपशिक्षेयु: तै. २, ३, २, २.
 उप-शिक्षा- -यै तै. ३, ४, ६, १.
 उप√शी, उपशंते श. १, १, १, २०; २, ५, २, १७; ४, ४, २, १६; ६, ३, १, ३०; ७, ५, १, ६; १०, २, १, ६; का. १, ५, १, १४; २, १, १, १४; उपशंते श. ४, २, ४, ५; १८; ५, १३; ५, ३, ७; ८; ६, ३, १, ३०; श. ७, ५, १, ६, ३८; जैउ. १, १७, १, ३; उपऽउप...शेरेते जै. १२९; उपशेषे श. ४, १, ५, ९; तैआ. ६, १, ३.
 उपशीयते जै. १२९; उपऽउप...शीयन्ते, अशीयन्त जै. १२९; उपऽउप...शीयेरन्† जै. १२९.
 उप-शय, या- -य: श. ३, ७, २, १; २; -ययो: श. १४, ३, २, २१; -यानि श. १२, ७, २, १५; ९, १, ३; -याम् श. ६, ६, ४, ९; ७, ५, १, २८; १४, ३, १, २०; २, २१; -यथै श. ६, ५, ३, ७; १४, १, २, १८.
 उप√श्रि, उपश्रयति श. १४, २, २, ३२-३७; उपश्रयन्ति. तां. ७, ९, ६; उपश्रये जै. २६; उप...श्रयन्ताम् तैआ. ६, ७, १; उपश्रयन् तै. १, ६, ६, २.

† MW. इत्यत्र निष्ठायां रूपमिति प्रमादसाक्ष्यम् । EGG. द्र. । † 'उपवीत' इति क्कलि. मुपा. चिन्त्यः । § ←√क्षकेरित्यर्वाचः । § 'ते' इति मुपा. स्वरचिन्त्यः । ¶ C. टि. द्र. ।

उप-शिश्नियाण- -णाः तै. २, ८, ५, ६.
 उप-श्रित- -तः तै. ३, ५, १०, १.
 उप√श्र, उपश्रवन्ति श. ११, ८, ३, ८; उपश्रवन्ति तै. ३, २, ५, ९;
 उपश्रवोमि तै. ३, १, २, ५; उप-
 शुश्राव श. ८, १, ४, ९; उपशुश्रुवुः
 जै. २०९^३; उप...श्रणवत् तैआ.
 १०, १०, २; उपश्रवन्तु तै. ३,
 १, २, ४; उप...श्रवन्तु तै. २,
 ४, ६, ३; उपाश्रणोत् तै. १, १, ३,
 ११; तां. ८, २, २; १२, ५, ११;
 उपाश्रवन् तै. ३, २, ५, ९; जै.
 १४३; उपश्रणुयात् ऐआ. ३, २,
 ४; श. ४, ६, ९, १७^३; उप...श्रौत्
 तै. २, ६, १५, २.
 उप...श्रूषते ऐ. ३, १.
 उप-श्रवती- -त्योः श. १, ९, १, ४.
 उप-श्रुति- -तिम् श. ४, ५, ३, १०;
 -ती श. १, ९, १, ४.
 उप-श्रोत- -ता ऐ. ७, २४; तै. ३,
 ७, ५, ४; गो. २, २, १९; ४, ९;
 -तारम् गो. २, ४, ९; -त्रे गो. २,
 २, १९.
 उप-श्लिष्ट(√श्लिष्ट)- -ष्टः तै. ३, ८,
 १७, ४.
 उपसृ- -सि तैआ. ४, ५, २.
 उप-सं√रुध्, उपसंरुणद्धि श. १, २,
 ४, १३; का. २, २, २, ८; उपसंरो-
 स्थथ श. १, २, ४, ११; का. २,
 २, २, ७; उपसुमरुन्धन् श. १, २,
 ४, १२; का. २, २, २, ७.
 उप-सं-रुद्धय का. २, २, २, ७^३; ८.
 उप-सं√विश्र, उप...संविश्रान्ति तै.
 २, २, १०, ६; उपसंविश्रोम तै. ३,
 १, १, ७.
 उप-सं√शंस, उपसंशंसति शां. १४,
 १; १७, १; ३०, ६; शांआ. १, २;
 श. १३, ५, १, ८.
 उप-सं√श्रि, उपसंश्रयन्ते श. २, ४,

१, १४; उपसंश्रयत तै. १, ५,
 १२, ३; उपसमश्रयताम् तै. १,
 ५, १२, ४^३; ५.
 उप-सं√सद्, उपसंसदेम तैआ. ६,
 १२, १.
 उप-सं-सूप्य(√सूप) श. ४, ६, ९, २१.
 उप-सं√स्था, उप...सन्तिष्ठस्व^३ श.
 ११, २, ३, ९; उप...सन्तिष्ठस्व जै.
 १२२^३.
 उप-सं√ह, उपसंहरति श. १४, ७, २,
 ४; उपसंहरति श. १४, ७, २, ४.
 उप-सद्√कम्, उपसद्कामति श. ४,
 ३, ४, ८; १२, ३, ४, ११; तैआ. ८,
 ८, ५^३; उपसद्कामन्ति गो. १, २,
 ५, ४, २३; २, १, २, ५.
 उपसद्कामयति श. ६, ३, ३, १४;
 उपसद्कामेयुः श. ४, ५, ७, ४.
 उप-सद्-काम्य तैआ. ९, १०, ५^३.
 उप-सद्√गम्, उपसद्गच्छन्ते शां.
 १०, ६; २७, ७; श. २, ३, २, ३;
 उपसद्गच्छन्ते श. ३, ८, ३, १४;
 उपसद्गमिमरे श. १२, ७, १, १०;
 उप-सद्गत- -तानि श. ३, ८, ३, १४.
 उप-सद्√ग्रह्, उपसमगृभ्णात् ऐ. ३,
 २६.
 उप-सद्गृह्ण श. १२, ४, ४, ६; ७; गो.
 १, २, ५.
 उप√सच्, उपासचन्त ऐ. ६, ३६.
 उप√स(-सी)द्, उपासीदति श. ३,
 ५, १, ३१; तैआ. ५, ७, ४; उप-
 सीदन्ति श. ९, १, २, १५; तां. ६,
 ५, १७; १९; २१; उपऽउपासीदामि
 गो. १, १, २८; उपसाद गो.
 १, १, ३२; उपसेदुः शांआ. १२,
 ४; श. २, ४, २, ५; का. १, ३, ३, १^३;
 २-५; तै. २, ५, ८, ३; तैआ. ३,
 ११, ९; ४, ४, २, ३; उपसेदिम तै.
 ३, ३, ३, ५; उपासीदन् ऐ. १, २२;
 उपासीदतु तैआ. ४, ८, ३; ५, ७,
 ३; उपासीद गो. १, १, ३१; उप-

सीदत ऐ. १, २२; उपासीदत् तां.
 ९, २, १९; १०, ३, १; उपासीदन्
 श. १, ५, २, २०; २, ४, २, १^३; २;
 ३; ४; ३, ४, ४, ४; तै. १, ५, ९, ८;
 उपासीदन् श. ३, ४, ४, ४; तां.
 १०, ३, २; १३, १२, ५; जै. २०;
 गो. १, २, १९^३; उपासीदेत् तां. ४,
 ३, ११; उप...सदेयम् तै. ३, ७,
 ४, १५; उपासदस्व तै. २, ६, १६, २.
 उपसादयति शां. २, २; श. १४,
 १, ३, १; तै. २, १, ५, ८^३; २, ८, २;
 ३, २, २; ३, २, १०, २; ३; उपसाद-
 यन्ति श. २, ६, १, १२; ३, ६, ३,
 १३; का. १, ६, १, ९; उपसादय
 श. १, २, ५, २१; का. २, २, ३,
 १९; उपासादयन्त शां. ९, १;
 उपसादयेत् तै. २, १, ३, ६; ३, २,
 १०, २; उपसादयेत् श. २, ३, १,
 १७; तै. २, १, ३, ६; ३, २, १०, ३;
 गो. १, २, ६^३; उपासीषदः श. ११,
 ५, ३, ४; उपासीषदम् श. ११, ५,
 ३, ६; ७.
 उप-सच्- -त्तारम् तै. २, १, ५, ८; ९.
 उप-सद्- -त्, द् ऐ. ३, १८^३; शां.
 ८, ९; -त्सु ऐ. १, २, ५^३; ३, ४, ५;
 शां. ७, ३; ८, २^३; ७; १६, ५; श.
 ९, ५, १, २२; १२, १, ३, ६; तै. २,
 २, २, ६; तां. १०, ३, २^३; गो. १,
 ४, ८; -द् ऐ. १, २३^३; २४; २५^३;
 ३, ४, ५; ४, २, ४; शां. २, २; ८, ८^३;
 ९; ९, १; १६, ५; श. ३, ४, ४, १, ४;
 १७; १९; २५; २६; २७^३; ६, २, ११^३;
 ५, ४, ५, १३; ९, ५, १, २२; १०,
 २, ५, १, २^३; ३^३; ४-८; ११, २, ७,
 २७; १२, १, २, १, ३, ६; १३, ४, ४,
 १, ६, १, २; १४, १, ३, १; तै. २,
 १, ५, ८^३; ९; तैआ. २, १७, १; ५,
 ६, १; १०, ६, १; तां. १०, ३, ९;
 २१, १०, १०; २५, ४, १; १०, ३;
 ५, ४, १; गो. १, ४, ७; २, २, ८^३;

-इम् ऐ. १,२३^३;२५; तै. १, ५, ९, ४; ५; ६; ३, ४, ६, १; गो. १, ४, ८; २, २, ७^३; ८; -द्वा ऐ. १, २३^३; ३, १८; श. ३, ४, ४, ४; १०, २, ५, १५; १४, २, २, ४३; तै. १, ५, ९, ४; गो. २, २, ७^३; -द्वाम् ऐ. १, २५; ३, १८; ३२^३; तै. १, ८, १, २; तैआ. ५, ६, ९; १२, ३^३; गो. २, २, ८; -दि तां. १६, ८, ३; १८, ३, २^३; -दौ ऐ. १, २३; श. १०, २, ५, १; २; -द्भिः ऐ. ३, ४५; श. ३, ४, ४, १; ५, ४, ५, १५^३; १०, २, ५, ३^३; १२, ३, ३, ११-१६; तां. १०, ३, १०; २५, ४, १, १; १, २; गो. १, ५, १०^३; २, २, ७^३; -द्भ्याम् जै. १६२. उपसन्-पथ- -थान् श. ५, ४, ५, १७. उपसद्-रूप- -पेज श. ११, २, ७, २७. उपसद्-व्रतिन्- -ती श. १४, ९, ३, १. उप-सदी- -द्याम् श. १४, ९, ४, २३. उप-सद्य श. ४, ३, ४, २०; २१; जै. १६७. उप-सद्य- -द्यः तै. १, ५, ९, ७; २, ८, ७, ६; -द्यम् तां. ६, ५, २१; -द्यम् इव शां. ८, ८^३; -द्याय ऐ. १, २५; शां. ८, ८^३. उप-सद्य- -द्यः श. ३, ९, ३, ७; ४, ३, १, १; -द्यम् ऐ. ५, २६; तै. २, १, ७, १; गो. १, ३, १२; -द्यानि गो. १, ३, १३; -द्येषु जै. १२. उप-सादम् (णमुल्) शां. २, १; गो. १, ५, २१. उप-सादित- -तम् तै. २, १, ८, ३; गो. १, ३, ११†. उप-साद्य श. २, ३, १, १७; का. १, ३, १, १०^३; तै. १, ४, ४, २५; गो. १, १, ३९. उप-साद्यमान- -नम् गो. १, ३, ११; १२.

उप-सन्तन्(-म्/तन्), उपसन्तनोति शां. ५, ५; ११, ४; १७, ७; गो. २, ३, ११^३; उपसन्तन्वन्ति शां. १७, ६; गो. २, ५, ३. उप-सन्त्रा(-म्/घ्रा), उपसन्त्राति शां. ३, २^३; ११, ४; २८, ५; उप-सन्धेहि ऐ. ३, २८^३; उपसमदधात् ऐ. ३, २८^३. उप-सन्धाय ऐ. २, ३८; शांआ. २, १. उप-संक्षिप्त- -तान् शां. ५, ५; गो. २, १, २३^३. उप-सञ्चद्व(-म्/नद्)- -द्वः श. ३, ६, ३, १४; -द्वम् श. ३, ६, ३, १०; -द्वाः श. २, ५, १, १८; का. १, ४, ३, १५. उप-सन्नुद्(-म्/नुद्), उपसन्नुद तै. ३, १, १, ८; तैआ. ४, ३९, १. उप-समृस्य(-म्/रअस्) श. ६, ६, ४, ९. उप-समा(म्/आ)✓क, उपसमाकुर्वन्ति श. ४, ५, ८, १२. उप-समा(म्/आ)✓घ्रा, उपसमा-दधाति श. ६, ६, ४, १, २^३; उप-समादधाति श. ६, ६, ४, १, २; उप-समा-धाय शांआ. ४, ३, १५; ९, ८; ११, ४; १२, ८; श. ४, ६, ८, ३; ५; ८; १३; १५; ६, ६, ४, १०; १३; १४; १५; १२, ४, ३, २^३; ४, ६; ७; १४, ९, ३, १; ४, ११; २३; तैआ. १, २२, ९; २६, १; २, १८, १; जै. ११६; ५, ५, २; सा. १, ३, २; २, ६, १४; ३, ६, १२; गो. १, १, १४; ३, १३. उप-समा-हित- -तः सं. ५; -ताः गो. १, ३, १३. उप-समाप् (-म्/आप्), उपसमाप्नु-वन् जैउ. २, २, १, १०. उपसमैप्सन् जैउ. २, २, १, ४-१०. उप-समा(म्/आ)✓वृत्, उपसमा-वर्तते श. ३, ९, १, ७; ८; ११; १३; १५; १७; उपसमावर्तते श. ३,

९, १, १९; उपसमावर्तन्ते श. ३, ९, १, १०; उपसमावर्तन्ते तै. ३, २, १, ५; उप...समावर्तन्ते श. ३, ९, १, ५; उपसमावर्तत श. ३, ९, १, ७; ८; ११; १३; १५^३; १७; उपसमावर्तताम् श. ३, ९, १, १९; उपसमावर्तन्त श. ३, ९, १, १०; उप...समावर्तन्त श. ३, ९, १, ४; उप...समावर्तैर्न् श. ३, ९, १, ३. उप-समि(-म्/१इ), उपसमिथन्ति श. १२, २, ३, १२. उप-समित- -म् तै. ३, ३, ९, ६. उप-समिन्ध(-म्/इन्ध), उपसमिन्धे तै. २, १, ४, ८. उप-समुद्द(-म्/वह्) श. १०, २, १, १. उप-समूह(-म्/ऊह), उपसमूहति श. ११, २, १, ४^३; उपसमूहति श. १०, २, १, ५^३; ७^३; ११, ४, २, ३; उपसमूहन्ते श. १०, २, १, १. उप-समे(-म्/आ/१इ), उपसमैति श. ३, ९, ३, २३; उपसमायन्ति श. ३, ९, ३, १; ४, ४, ५, २; ६, ८, ३; ५^३; ६; ८; १०; ११; १६; ११, ८, ३, २; १२, ८, १, १९; १३, ४, १, ४; १४, ३, १, १; ७, १, ४४; उपसमायन्ति श. १४, ७, १, ४४; उपसमेयतुः जै. १३३; उपसमेयुः श. ३, ४, ३, ६; जै. १३७. उप-समेत- -तम् शां. १०, ६; -ताः श. १३, ४, ३, ३^३; ६-१२; ४, २; उप-समेत्य श. ४, ६, ९, ८; तै. १, ५, ९, १; जै. ९; १३६; १६८; २०७. उप-सम्/पद्, उपसम्पद्येते तां. १३, १०, १६. उपसम्पाद्यथ जै. ७४; उपसम्पाद्यन् जै. ७४^३. उप-सम्-प्र/या, उपसम्प्रधात् श. ८, ६, ३, २२; उप...सम्प्रधात् श. ८, ६, ३, २२.

† 'उपसीदम्' इति मुपा. † † द्वैस्वर्यं विवेचनीयम् तु. = य. १५, ५३ ।

उप-सम्बद्ध(द्ध→द्धा(-म/बन्ध)-द्धा
तै. ३,८,४,३.

उपसर्ग-सर्जनी- उप/सृज् द्र.

उपसर्तव्य-उप/सृ द्र.

उपसर्प्य- उपसृप द्र.

उपसाद्-दित-द्य- उप/सद् द्र.

उप/सिञ्च(→ञ्च), उपसिञ्चति श.
१४,९, ३, २२; जै. १२६; उप-
सिञ्चतम् तैआ. ६, ६, २; उप-
सिञ्चेत् जै. १४०.

उप-सिक्त-मूल- -ळः शांआ. ११, २.

उप-सेक्तु- -कारम् तै. ३,४,८,१.

उप/सिध्, उपसेधति जै. ३,३,२,३.

उप/सृ, उपससार ऐ. ७, १४; १५;

१६; तै. २,३,१०,१, तैआ. ९,१;
१-५; १०, ६३,१; उपासरत् तै.
२,१,९,३; तां. ६,७,३.

उप-सर्तव्य- -व्यः श. ४, १, ४, ६;
-व्यानाम् श. १,६,२,११.

उप-सृत- -तः ऐआ. ३, १, ६; शां.
६,१२.

उप-सृत्य जै. २,४,३,५.

उप/सृज्, उपसृजते शां. १७, १;
शांआ. २, १; उपसृजति ऐ. ४,
४; श. ३,९,४,१४; १६; ६, ५,
१,२; १२; तै. १,४, ३, ३; २,१,
८,१; तैआ. ५,२,१२; उपसृजति
श. ३,९,४,१५; उपसृजन्ति तां.
८,७,८; उपसृजे शांआ. ११, १;
उपसृज् श. ६,४,३,२; उप...सृज
तै. २,५, ८, १२; उपसृजे शांआ.
११,१; उपासृजन् श. १४, ४,१,
७; उपसृजन्त जै. १६४; उपसृजेयुः
जै. १८४.

उप-सर्ग- -र्गः शां. १७, १; शांआ.
२, १; गो. १, १, २४; -र्गन् ऐ.
४,४.

उप-सर्जनी- -नीः का. २, २, १, १;
-नीभिः श. १,२,२, २; -न्याम्

शांआ. २,१७.

उप-सृजत्- -न् ऐ. ५, २२; श. ४,
६,९,९.

उप-सृज्मान(न→)ना- -ना श. ४,
३,२,१०.

उप-सृज्य जै. २,५,१,३.

उप-सृष्ट,ष्टा- -ष्टः शांआ. ७, १५;
-ष्टम् शांआ. २,१; तै. २, १, ७,
१; ८, २; -ष्टा शां. १७, १; श.
१,७,१,१०; ११, ५,३, २,५; तै.
१,४,३,२; -ष्टाः शांआ. ११, १;
-ष्टाम् श. १,७,१,१०; -ष्टायाम्
गो. १, ३, ११; १२; -ष्टेन ऐआ.
५,३,२.

उप/सृप, उपसर्पन्ति श. ११, १, ५,
२; १३, ८, १, २०; तैआ. १०,
६३, १; उपसर्प तैआ. ६, ७, १;
उपासर्पन् श. ३,५,१,३१.

उप-सर्प्य- -प्याः गो. २, २, १७.

उप-सृप्य ऐ. ३,४६.

उप/सेव्, उपसेवताम् तै. ३, ७, ४,
१३; उपसेवत शांआ. १२,४.

उप/स्तम्, उपस्तभ्राति श. ३, ३,
४, २५; ५,३, २१; २२; उपस्त-
भ्रामि तै. ३,७,१०,१.

उप-स्त(व्य→)ब्धा- -धाः श. २,
१,२,६; का. १,१,२,३.

उप-स्तभ्य श. १४,१,१,७.

उप-स्तम्भन- -नेन श. ३, ४, २५.

उपस्तरण-उप/स्तु द्र.

उप-स्तर्त्- -म् तै. ३,३,९,७.

उप/स्तु, उपस्तौति श. १, १, २, १२;
३,७; ४,२,१; ५, २, ३; ७,१,११;
१४; ३,५,४,८; ६,३,३, १४; ८,
१,११; १३, ६, २, १२; १४, १,
२,१५; का. २,१,२, ११; ३,४;
तै. ३, २, ३, ७; उपस्तुहि तैआ.
१,६,३; उपास्तुवन् श. ६, ३, ३,
१४; ८,१,११; उपस्तुयात् का. १,

४,१,९; १२.

उप-स्तव- -वः सं. ३.

उप-स्तुत,ता- -तः तै. २, ८,५,८;
-तात् का. २,१,२, ११; -ताभिः
का. २,१,३,४.

उप-स्तुत्य श. ६,३,३,२५.

उप/स्तु(→स्ट), उपस्तुणीते श. २,५,
३,९; १०; १४; १५; ६,१,२७; २८;
२९; ३१; ३,८,२,२६; ३, १३; ४,
५,२, ८; ९; का. १,५, २,८; ९;
उपस्तुणाति ऐ. २,१४; श. १,१,
४,५; २,१,१४; २,४,२,१८; ३,२,
१,१; ३,२,९; ५,२,१,२१; ३,५,
३; ६,४,१,६; ७; ७, ३, २, २;
१३,४,३,१; का. २,१,३,१०; ४,
१२; तै. १,७,८,१; ३, २, ५, ६;
६,१; ३,८,३; उप...स्तुणाति तै.
२,१,३,५; उपस्तुणते तै. ३, ७,
४, १८; उपस्तुणन्ति श. १३,२,
८,१; ५,२, १; उपस्तुणे तैआ. ४,
१,१; उपस्तुणामि गो. १, १, ३९;
उपतस्तार जै. १५१; उपस्तुणीत
श. २,५,२,३७; ३८; ३, १४; १५;
६,१,२७; २८; २९; ३१; ११, ७,
४,४; का. १,५,२,१३; १४; ६,१,
१७-२०; जै. १३९.

उप-स्तरण- -णम् शांआ. ३, ५;
तैआ. १,१२,५; ४, १, १; -णानि
शांआ. ८,९.

उप-स्तौर्य ऐ. २,१४; श. १,६,१,
२१; ७, २, १०; ४,११; ४,४,२,५;
५,१६; १७; ५,१,३,५; ११,४,२;
१७; तैआ. २,११,१; सा. १,३,२.

उप/स्था, उपतिष्ठते ऐ. ८,९; ऐआ.
५,१,१,२; शां. २,४; ५; ३,९; ८,
६; शांआ. १,५; ४, ७; श. १,९,
३,१८; २,३,४,३; ३,२; ३,३; ३,६;
३७; ४,६,५,५; ५,५,४, २८; ६,
७,३,१४; ४, ११; ७, २, १, १९;

† 'उप-स्तु (उप/अस्)' इति अ. पाठः । ‡ 'उपस्तुयात्' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । § '-णते' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः ।

४,१,१४;२६; २७;५,१, ३४;९,
२,३,४०;५,२,३; १०, १, ३,१०;
१४,८, १५,१०; का. १,४,१,२;
१८; २३; २६; तै. ३,४,१६,
१; उपतिष्ठते श. १, ९,३, १८;
१९;२२; २,१,४, १६; २९;३,
४,१२;२८; ३२; ३६; ४,१,१;३;
४;५;७;८;९; ११; १३; ३,१,२,
२;५,३,७;६,३, १९; ९,३, ७; ४,
४,५,२१;५,५,४, २८; ६, ७,३,
१३;१६; ४,१,६;९; ११;१४;८,
२,८;७; ७,२,१, १८; ४,१, २५;
२६;२७;२८;३१;५,२,२८;३८;
९,१,२,१५; ५,१, ५३;२,४;१०;
१२,९,२,८; १४, ९, ३,१४; का.
१,१,४, १६; २६;४,१, ७; १५;
२३;२६;२,१; २;३; ४;५;६;
७;८;१०; तै. १,१,१०, ६;८,६,
६;३,९,२०,१; तां. १,३,४,१०;
जै. ७७;१०१; १२७; १. ४, ४;
उप... तिष्ठते श. २, ३, २, ४;
उपतिष्ठति तां. १२,१३,२६; उप-
तिष्ठन्ते शां. ५,७,२४, ५; श. १,
१,१,१७;२,१८;३,२, १५; ७,४,
१२;२,४,१,९;६,१,३७; ३८;३९;
३,१, २,२; ४,३, ४,१४; ७,५,
२, ३०; १४, १,४, १; ५,२,२;
का. १,६,१, २५; २,१, २, १४;
तै. १,४,४,८;६,३,५;९, ८;९;८,
६,६; ३,२,५,६;६,१; उपतिष्ठन्ते
सा. ३,१,२,२;६; ८,३, ३६; ७,
१,१,२४; ११,१,६,२२; का. २,
१,१,१२;तै. १,६,९,८;तां.४,९,१;
५,४,१-५; ७;१०-१३;७,५,२१;
२५,१,१३; जै. ४१;१०४;१६८;
गो. २,१,२५; उप... तिष्ठन्ते श.
२,२,३,४;का.१,२,३,३;उप...
तिष्ठन्ति जै. ६४; उपतिष्ठे तै.१,२,
१,२७;२,५,८,८; उपतिष्ठामहे तै.
१,६,९,९; उपतस्थिरे जै. २०४;

उपस्थास्यते जै. १५७; उप-
तिष्ठन्तु तै. १,२,१,२१; उपतिष्ठस्व
तां. १,५, ५; उपतिष्ठत तै. ३,७,
१,२; तैआ. २,७,१; उपतिष्ठन्म
ऐ. ३,२०; उपातिष्ठत् गो. १, २,
१९; उपातिष्ठन्त ऐ. ३,२०; श.
२,३,४,२;७, ४,१, २६; का. १,
४,१,१; तै. १, ५, २, ४; उपा-
तिष्ठन्त श. २, ३, ४,३; का. १,
४,१,२; तैआ. २,९,१; जै.२०४;
उपतिष्ठेन ऐ. ७, १२; २०; २३;
२४; शांआ. १, ५; ४, ८;९; श.
२,१, ४, ३०; ३,२,४;५; ४,३;
४;६;४,१,२;१०; ६, ७, ४,१५;
९,५,२,९;११;१०,१,३,१०;११;
३,५,१४;११,८,१,३; का.१,४,१,
२;३,५; तै. १,१, १०,६; ३,७,
१,२; उपतिष्ठेन श. २, ३, ४,४;
६;७; का. १,४,१,३;५; तैआ. १,
३,३; जै. ११६; १. ४, १; सा.
२,४,९; ३, ३, १;७, २; उप...
तिष्ठेन श. २,३,४, ५;७; का. १,
४,१,४; ६; उप... तिष्ठेन श. ७,
५,१, ३४; का. १,४,१, ४;६;
उपतिष्ठेरन् तै. १, ६,३, ५; उप-
स्थेयाम तै. २,४,६,१; ७,१३,४;
उपस्थेवेम् श.१,४,५,२; उप...
अस्थुः तै. २, ४, १, ३.
उपस्थापयान्चकार ऐ. ७,१७.
उप-तिष्ठमान- -नः श. २, ३,४,५;
८; का. १,४,१,६.
उप-स्थ- -स्थः शां. ९, ४; शांआ.
५,५;७; श. १४,५,४, ११;९,१,
१६;४,३; तै. ३,११, ९, ६; जै.
२७; -स्थम् ऐ. ८, ९; शां. ९,४;
शांआ. १,७; ५,६; श. २, ४,२,
३;४,४,२,१७;१८; ११,६,२,१०;
१४,९,४,८; का. १, ३, ३,३; तै.
२,५,२,१;७,८,२;१५,३;८,२,२;
तैआ. २,११,१; मं. १, १, ३;४;

-स्थात् श. ४,२, ५,२; ६, ३,१,
३८;२, ९,४, १,१; २; का. १,२,
४,७; -स्थे ऐ. २,२;६,३,८,२४;
ऐआ. ३,१,२; शां. ६,१४;२१,३;
शांआ. ७,४; श. १,१,२, २३;३,
६,३,४; ६,३,३, १३;५,१,११;
७,३,१५;४,५; ८, २,३; ११, ५,
१,८; १२,९,१,६; १३, ५,२,२;
८,३,३; १४,५,४,११; का. २,
१,२, १६; तै. २, ४, २, ७; ६,
४, ५; ८,४, ८; ६,२; ७, २; ४;
३,२,४,७; ३,९,११; ६,१,१,९,
१; तैआ. ६,३, १;६,१; २;७,१;
३;९, १०,३; जै. १२७; मं. १,
३,५; गो. १,२,४;२,४,५; -स्थेऽ
इव श. १,१,२, २३; का. २, १,
२,१६; -स्थेन शांआ. ३, ७;५,६;
गो. १,२,४.
उपस्थ-द्वन्- -म् श. १३, ८,३,
११.
उप-स्थान- -नम् श. १, ३,५,१६;
२,३,२,४;५; १४,८, १५, १०;
५. ५,१.
उप-स्थान्ये श. ६,८,१,५;१२;१३.
उप-स्थाय ऐ. ७, २०;२३; २४; ८,
१०;श. ६,६,४,१;७,४, १५; ९,
५,१,५३;१३,६,२,२०.
उप-स्थान(र→)री- -रीभ्यः तै.
३,४,१२,१.
उप-स्थित,ता- -तम् तां. १०,६,२;
जै. २५; -ताः श. २, ३, २, ५.
उप/स्थुश, उपस्थुशते श. १,९,३,७;
३,२,२,१९; उपस्थुशते श. १,९,
३,७; सा. २,६,१०; उपस्थुशति
ऐ. ८,२०; शां. २,१;२;३,६;८;
९;८,६; शांआ. १, ७; श. १,१,
१,१;३,४,५; ७,१,३;४,४,९;८,
३,१९;९,१, २९;३,१७;२,१,४,
२५;२६; ६,१,४,६;४७; ३,२,१,
२९;३,१,९; ४,१, २२; ६,४,९;

†'...तिष्ठन्ते' इति हस्तलेखपाठः । ‡ '-रा-' इति य. ३०,१६. पाठः ।

८, १, ५; २, ४; ५; ६; ४, १, १, २८;
 ३, ५, १७; ५, १, ५, २५; २६; २, १,
 १३; ४, ३, १०; ३, २, ५; २६; ६, ३,
 २, ६; ३, १२; ४, ४, ६; ७, २, १, १२;
 का. १, १, ४, २५; २, १, १, १; २, २,
 ५; तै. ३, २, ५, ११; उपस्पृशति
 श. १, १, १, १; २, ४, ७; २, १, ४,
 २७; ३, २, ४, ५; ४, ३, ५, १७;
 ५, २, १, १२; का. १, १, ४, २४; २,
 १, १, १; तैआ. २, ११, १; ५, ८,
 ९; उपस्पृशते श. २, ५, २, ४३;
 उपस्पृशन्ते श. ४, ४, ३, १५;
 उपस्पृशन्ते श. ४, ४, ३, १५;
 उपस्पृशन्ति श. २, ६, २, १६; १८;
 १२, ५, २, ८; १५; का. १, ६, २, ८;
 उपस्पृशन्ति श. १, १, १, २१; १२,
 ५, २, ८; का. २, १, १, १४; उपस्पृ-
 शात् श. ५, ४, २, ४; उपस्पृशात्
 ऐ. ८, ६; उपस्पृशानि श. ३, ३,
 २, २; ९, ४, १; उपस्पृशेत् ऐआ.
 १, २, ४; श. ३, २, २, १७; १९;
 उपस्पृशेत् श. ३, २, २, १७; १९;
 ९, ३, ३३; तै. ३, १०, ९, २; तां.
 ६, ५, १५; जै. ३४; सा. २, ६,
 १०.
 उपस्पृशयति श. ३, २, २, १७; का.
 १, १, ४, २३.
 उप-स्पर्शन- -नात् सं. ४.
 उप-स्पृशात्- -शता तां. ६, ७, २३;
 -शान् ऐ. ३, ३१; ३८; सा. १, ५, १५.
 उप-स्पृश्य श. ३, ४, ३, ११; ५, ३, २३;
 २४; ६, ३, १७; ९, ३, १; ४, ६, ९,
 ८; ५, २, २, १९; २१; ४, ४, २५;
 ६, १, २, ३१; ९, ४, ४, ३; १३; का.
 १, १, ४, २४; ६, १, ३०; तैआ. २,
 ११, १; १३, १.
 उप-स्पृष्ट- -ष्टः श. १४, ४, ३, ९;
 -ष्टम् ष. ५, १०.
 उप√स्पृष्ट, उपस्पृष्टेत् श. २, ३,
 २, ४.

उप√ह्वन्, उपहन्ति श. २, ५, ३, १७;
 ३, २, २, २०; का. १, ५, २, १६;
 उपहन्निष्यसि ऐआ. ५, ३, २;
 उपहन्त्यात् ऐ. ३, ११; ३५; शां.
 २६, ३; २७, १; श. १४, ९, ४, १२;
 उपहन्त्यात् श. १०, १, ५, ४.
 उपहन्त्यते श. ६, १, ३, ३.
 उप-घातम्(णमुल्) शांआ. ११, ५; १;
 श. ५, २, २, ४, ४, ४; १४, ९, ४,
 १८; २३; तैआ. २, १८, १.
 उप-घ्न- -घ्नान् श. ३, ८, ३, ३३.
 उप-जिघ्रमान- -नः तै. ३, ७, १२,
 ३; तैआ. २, ४, १.
 उप-हृत्- -तम् शां. २६, ३; -तस्य
 श. ४, ४, ३, ११; -तानि श. ७, ३,
 २, ६.
 उपहत-पाप्म- -प्मम् जै. १०३;
 उप-हृत्य श. ३, ४, १, २५; ६, १,
 २१; ४, ३; ७, १, १०; ८, २, २१; ३,
 ५; ६, ६, ४, १२; ९, २, ३, ४०; १२,
 ४, १, ४; १४, ९, ४, ७; तै. १, १,
 ३, ६.
 उप-ह्व- उप√ह्वे ऋ.
 उप-हास(√हस्)- -म् श. १४, ९,
 ४, ११.
 उप√हिंस, उपजिहिंसुः जै. ४५.
 उप√हु, उपजुह्विरे शां. २९, १;
 उप...जुहुयात् शां. ७, ४.
 उप-ह्वय- -व्यः तां. १२, १, ९;
 -व्यम् तां. १८, १, २; ९; -व्यस्य
 तां. २३, १९, १.
 उप-होम- -मान् श. ११, ४, ३, ८.
 उप√ह्व, उप...हरते तै. १, ७, २, ६;
 उपहरति श. ५, १, ३, ५; तै. १,
 ३, ३, ७; ६, ७; ९, ५; उपहरन्ति
 श. ५, १, ३, ६; तै. १, ३, ८, ४; २,
 ३, ९, ६; गो. २, ४, ७; उपहरिष्यते
 जै. १०१; उपहरेत् सा. ३, ३,
 ३, ४; ५; उपहरेयुः गो. २, ४, ७;
 उपाह्वयाः जै. १००.

उपह्वियते तै. १, ४, ९, २.
 उप-ह्वर(√ह्व)- -रे तै. २, ७, १३, ४.
 उप√ह्वे, उपह्वयते ऐ. २, ९; १०;
 २७; ३०; ३, ४०; शां. ३, ७;
 ९; १३, ७; २८, ६; श. १, १, ४, ११;
 ८, १, १८; १९; २०; २१; २२;
 २३; २४; २५; २९; १२, ८, ३,
 ३१; का. २, १, ३, १५; तै. ३, २,
 १, ४; ३, ८, ३; ७, १, ९; उपह्वयते
 श. १, ८, १, २७; तै. ३, ३, ८, ५;
 जैउ. १, १, ६, २; उप...ह्वयते तै.
 ३, ३, ८, ४; जैउ. १, १, ५, ३;
 उपह्वयन्ते श. १२, ३, ५, २; ष.
 २, ५; ६; ७; उपह्वये ऐ. १, २२;
 २, २०; ३, ८; तैआ. १०, १, १०;
 उपह्वयामहे का. १, ४, २, १०; गो.
 १, २, ७; उपह्वयिष्यामहे श. ४, १,
 ५, १४; उपह्वयताम् ष. २, ५; ६;
 ७; उप...ह्वयताम् ऐ. १, २७;
 श. १, ८, १, १९; २४; २५;
 ४१; तै. ३, ५, ८, १; २; १३,
 १; २; ७, ६, १५; उपह्वय-
 न्ताम् ष. २, ५-७; उप...ह्वय-
 न्ताम् ऐ. २, २७; शां. १२, ५;
 तै. ३, ५, ८, १; १३, १; ष. २, ५;
 उपह्वयस्व शां. २८, ६; श. २, ४,
 ४, २५; का. १, ३, ४, १४; उप...
 ह्वयस्व ऐ. ७, १९; श. ४, ३, २,
 ८; ९; ४, २, १६; तै. ३, ७, १३, ३;
 ष. २, ५; ६; ७; उप...ह्वयेथाम्
 तां. २१, १, १; जै. १४९; उप...
 ह्वयष्वम् ऐ. ३, २०; शां. २९, १;
 श. ४, १, ५, १४; १५; ष. २, ५;
 ६; ७; उप...ह्वयामहे ऐ. २,
 १९; उपाह्वयत श. १, ८, १, १८;
 ४, ३, २, ८; ९; तै. २, ७, ११, १;
 जै. ८८; उपाह्वयेताम् तां. २१,
 १, १; जै. १४९; उपाह्वयन्त ऐ.
 २, १९; शां. ८, ७; श. १, ७, ३,
 ११; ४, १, ५; ९, १, २, १९; तां.

†'उपघातम्' इति घञन्तस्य द्वितीयैकवचनं प्रतीयत इति K.T. । ‡ 'उपह्वयन्ते' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः ।

१८, १, ९; १७; जै. ५४; उपह्रयेत्
 ऐ. ७, ३३; श. १, ८, १, २५†;
 तै. ३, ७, १, ९; उपह्रयेत् ऐ. ६, ३;
 उप... ह्रयेत् जै. १७१.
 उपजुह्वति शां. १३, ८, १
 उप-ह्रस्व- -वम् शां. ३, ७; २८, ४;
 ५, ६; श. १२, ८, ३, ३०; १४,
 २, २, ४२; ३, १, ३१; जै. १७१;
 ष. २, ५; ६; ७; -वाय तां. ११,
 ११, १; -त्रै तै. ३, ३, ८, ४;
 १३, ३, ४; -वौ आ. जैआ.
 १, ३५.
 उ-ह्रस्व-ता- -तः शां. १३, ८; श. १,
 ८, १, २३; ३०; ३३; ३७; १; २, ४,
 ४, २५; ४, ४, ३, ११; का. १, ३,
 ४, १४; ४, २, १०; तै. ३, ३, ८, ४;
 ५, ८, २; ३; १३, २; ७, ६, १५; १०,
 ६; १०, ८, २; तैआ. ४, २१, १;
 तां. १, ५, ४; ९; १३; १६; ६, १; २;
 ४; ९; ९, ९, ११; ष. २, ५; ६; ७;
 -तम् ऐ. २, २७; श. १, ८, १,
 १९; २३; तै. ३, ५, ८, १; २; ३;
 १३, १; २; ३; -तस्य श. ४, ४,
 ३, ११; तै. ३, ५, ८, २; १३, ३;
 ७, १०, ६; १०, ८, २; तैआ. ४,
 २१, १; तां. १, ५, ४; ९; १३; १६;
 ६, १; २; ४; ९; ९, ९, ११; -ता
 ऐ. २, २७; श. १, ८, १, २१;
 २२; २४; २५; २७; ४१; तै.
 ३, ५, ८, १; २; १३, १; २;
 ३; ७, ६, १५; -ताः ऐ. २,
 २७; शां. १२, ५; १३, ८; श. १,
 ८, १, २०; २७; ३, ९, १६; का.
 १, ४, २, १०; तै. २, ६, १६, १; ३,
 १, १, ६; ५, ८, १; ३; १३, १; ३; ७,
 १३, २; -ताम् श. १, ८, १, २४;
 उ... तास्म तै. ३, ५, ८, २; १३, २;
 -ताबाम् शां. २८, ४; श. ५, २,
 २, १९; २१; ४, ४, २५; ११, ७, २, ५;
 तै. ३, ३, ८, ५; गो. १, ३, ११; १२;

-ते श. १, ८, १, २९; ४१; तै. ३,
 ५, ८, ३; १३, ३.
 उप-ह्रस्व ऐ. २, १९; शां. ३, ७; श.
 २, ५, २, ४०; ३, १०; १६; ६,
 १, ३३; का. १, ५, १, ३६; ६,
 १, २२.
 उप-ह्रस्वमान- -नः श. १, ८, १, १९;
 २५.
 उपा(-पऽअं)-शु- -शु ऐ. १, २७; २,
 ७; ३८; ३९; ६, ३; ऐआ. २,
 ३, ६; ५, १, १; शां. १, १; ५; ३,
 ६; ९; ८, २; ९, १; १०, ४; १४, १;
 ३; १६, ५; १९, ६; २५, १०;
 शांआ. २, १; श. १, ३, ५, १०; ४, १,
 ३; ४, ५, १२; ६, २, १२; ३, २७; ८,
 १, १८; ९, २, ८; २, ६, १, १९; ३,
 ५, ३, ४; ४, १६; ८, ३, ५; ९, ४, ६; ४,
 ६, ७, १६; १८; ५, १, ३, १४; २, ४,
 १७; ६, २, २, २०; २१; २२; ५, ३,
 ४; ६, १, ११; ७, ३, २, ९; ९, ३, १,
 २; ४, ३, १५; ५, १, ४०; ५६; १०,
 ३, ५, १५; १६; ११, १, ५, ९; २, ६,
 ५; ७, १५; ४, ३, १९; १३, २, ७, १२;
 ४, १, १३; १५; २, ७; १०; १३;
 का. १, २, ३, १३; ६, १, १३; तै.
 १, ३, १, ५; ५, ९, ४; ८, ३, २; गो.
 २, ४, ५; -शुइव गो. २, ४, ५;
 -शुः शां. १२, ४; श. ३, ५, ४,
 १६; ४, १, ११; २; २, १; ३; २७; ४,
 १, ४; ५, २, ४, १७; ६, २, २, २०;
 ८, १, १, ५; तै. १, ४, १, २; -शुना
 तैआ. १०, १०, २; -शुम् ऐ. २,
 २१; श. ४, १, १, ४; २, २; १३;
 २२; २३; ४, १, १; ५, ५, ५; ६, २;
 ८, १, १, ५; तै. १, ४, १, २; -शोः
 श. ५, २, ४, १७; ८, १, १, ५.
 उपांशु-निरुक्त- -कौ शां. ३, ६.
 उपांशु-पात्र- -त्रम् श. ४, ५, ५,
 २; १६; -त्रेण श. ४, ४, १, ४;
 २; १०.

उपांशु-याज- -जः श. १, ६, ३, २३;
 ११, २, ६, ५; १०; ७, १५; १६; ४,
 १, १०; गो. १, ३, १०; -जम् श.
 १, ६, ३, २८; ११, २, ७, १५; -जेन
 श. १, ५, २, २५; २६; २८.
 उपांशु-सुवन- -नः ऐ. २, २१; श.
 ३, ९, ४, ७; ४, १, १, १; २, १; २५;
 २७; ३, ५, १६; -नम् ऐ. २, २१;
 श. ४, १, १, २८; ३, ५, १८; ५, ६,
 २; तै. १, ५, ४, २; ३; तां. ६, ६,
 ५; -नेन श. ४, ३, ५, १६.
 उपांशु-हविस्- -पः शां. ८, २.
 उपांशु-व(-शुऽअ-)-न्तर्यामि- -मयोः ऐ.
 २, २१; ५, ३३; शां. १२, ४; श.
 ४, ५, ५, १२; -माभ्याम् गो. १, ३,
 ३; -मौ ऐ. २, २१; शां. ११, ८;
 १२, ४; २५, १०; श. ४, १, ३, ३,
 १८; २५; ४, १, ४; २, १०; ११, ५,
 ५, ११; तै. १, ५, ४, १; ष. ३, ८;
 जै. ११९; १२०.
 उपांशु-व(-शुऽआ-)-यतन- -नः श.
 १०, ३, ५, १५.
 उपाक(प/अञ्च्)- -के तै. ३, ६, ३,
 ३; गो. २, ४, १.
 उपा(-पऽआ)/√, उपाकुस्ते गो. १, २,
 १८; २१; उपाकरोति ऐ. २, १५;
 ५, २८; शां. १७, ७; श. ३, ७,
 ३, ८; ८, २२, ३; ४, २, ५, ७; १२; ५,
 ३, ११; ९, २, २, १९; २१; ४, ४, २५;
 तै. ३, ८, २२, ३; उपाकरोति तै.
 ३, ९, १, २; प. १, ४; उपाकुस्ताव
 श. ११, ५, ५, १०; उपाकुस्त गो.
 १, २, १८; उपाकुर्यात् ऐ. २, १५;
 शां. ११, ८; श. ३, ७, ३, ७; तां.
 ९, ४, १; उपाकः तां. ६, ९,
 २; ३; उप... आकरम् तै. २, ४,
 ६, १०.
 उपा-करण- -णात् श. १, ५, २, १२.
 उपा-करिष्यन्- -त् श. ४, २, ५, ११;
 ५, ४, ७; ९, ४, ४, १.

† स्वररहितो मुपा. चिन्त्यः । ‡ 'उपजुह्वते' ? इत्येकत्र आन. मुपा. ।

उपा-करिष्यमाण- -णः श. १४, ७, ३, १.

उपा-कृत- -तः श. १२, २, ६, २; तै. ३, ९, ४, ४; -तस्य तै. ३, ९, ४, ४; तां. ९, ९, १२; -ताय ऐ. ७, १६^३; तै. ३, ९, १६, २; -ते ऐ. ५, ३३^३; ३४; ऐआ. ५, १, २; तै. ३, ९, १६, २; तां. १२, १०, १३; ष. १, २; जैउ. ३, ४, २, ५; ६; -तेषु ऐ. ५, ३३.

उपा-कृत्य श. ३, ७, ३, ३; ६; ४, ३, ३, १९; १३, ५, १, १६.

उपा(-पऽआ)√कृ, उपाकिरन्ति श. ३, ६, २, २३.

उपा(-पऽआ)√गम्, उपागहि मं. १, ५, ४; उपागच्छतम् तै. २, ४, ३, ७; उप...आगतम् श. ४, १, ३, १९, उप...आ...गमत् तै. २, ५, ८, २; उप...आगमन् तां. ६, १०, १९.

उपा(-पऽआ)√गा, उपागात् श. २, ४, १, ११^३; उप...आगात् तै. २, ८, ८, ५; ३, १२, ३, २; ३, ४; उपागाः ऐआ. २, २, ३^३.

उपा-घ्नान्(-पऽआ√ह्वं)- -नः जै. २०५; -नाः श. २, ६, २, १५; का. १, ६, २, ७.

उपा(-पऽआ)√चर्, उपाचरति ऐ. २, १२; उपाचरतः श. ४, २, ४, २२; उपाचरत् श. २, १, ४, १९; ४, २, ४, २२; उपाचरोत् श. २, १, ४, १९-२२; ४, २, ४, २२; का. १, १, ४, १८-२२.

उपा/चरण्य, उप...आचरण्यत् शां. ७, २१.

उपाञ्च्(-प/अञ्च्), उपाचति श. १२, ९, २, ६; १३, ८, ४, ५; १४, ३, १, २७.

उपाञ्च्(-प/अञ्च्), उपाचति श. ३, ५, ३, १३; १४; १६; उपाञ्चि श. ३,

५, ३, १६; उपाञ्चन्ति श. ३, ६, ३, ५.

उपातङ्क्य(-पऽआ√तञ्च्)- -ङ्क्याय तै. ३, ७, ४, २.

उपाती(-पऽअति√१इ), उपातियन्ति श. १०, २, ५, १५.

उपा(-पऽआ)√दीप्, उपादीपयाञ्चकार जै. ६१.

उपा-दीप्त- -सः श. ७, ३, १, २१.

उपा(-पऽआ)√धा, उपाधत्ते तै. २, ३, ४, १; २; ३^३; ४; ५; ६; उपादधाति श. १०, २, २, ७; ८; तै. ३, ८, ३, ३; उपादधाति श. १०, २, २, ७; ८^३; उपादधुः जै. १९; ३२; उपा-धत्त तै. २, ३, ४, १; उपादध्यात् श. १३, १, २, २.

उपा-धाय श. ४, १, ५, ६; १०, २, १, १; जै. २०२.

उपा-हित- -तः श. ११, ४, १, १; गो. १, ३, ६; -तम् श. ११, ४, १, १.

उपा(पऽआ)√धाव्, उपाधावेरन् गो. १, १, १४.

उपाधावयाञ्चकार जैउ. ३, ६, ३, ३; उपाधावयाञ्चक्रुः श. १०, ५, ५, ७; ८.

उपा(-पऽअ-)धि√गम्, उपाधिगच्छेत् शां. ९, ५.

उपा(-पऽअ-)धि√रूह्, उपाधिरोहति श. ३, २, १, ८; उपाधिरोहत् श. ६, ८, १, ७.

उपाध्याय(-पऽअधि√२इ)- -यम् सा. १, ५, ९; -याय सा. ३, ९, ८.

उपानह(-पऽआ√नह्)- -नद्भ्याम् श. ५, ५, ३, ७; -नहौ श. ५, ४, ३, १९; ५, ३, ७; तां. १७, १, १५.

उपानुवाक्य- -म् तैआ. १, २२, ११; २६, ३.

उपाप्(-प/आप्), उपाप्नोति ऐ. ६,

१०; श. १२, ९, ३, १३; तैआ. ७, ८, १; जै. १०३; ११६; ११७;

उप...आप्नोति ऐ. २, २६; ७, २६; ३१; शां. १२, ८; श. १२, ४, ३, ३^३; उपाप्नुमः श. ४, ३, २, १३;

उपाप्स्यामि ष. १, ६; उपाप्नवानि श. ११, ३, २, १^३; उपाप्नुवानि? तैआ. ७, ८, १; उपाप्नोत् जै. १३६;

उप...आप्नोत् शां. १२, ८; उपा-प्नुयात् जैउ. ३, १, ५, ६; उप...आप्नुयाम् शां. १२, ८.

उपाप्नन्ते शां. २, २; १५, ५.

उपेप्सति शां. ११, ७; उपेप्सन्ते ऐ. ४, २७; उपेप्सन्ति का. १, १, २, ११; उपेप्सेत् शां. ४, १२; २५, १०;

उपैप्सीत्, उपैप्सीत् श. ११, १, ४, ४^३.

उपाप्त, सा- -सः ऐ. १, १७; २, १; ३^३; १४^३; १५; ६, २४^५; २५^३; २६; २८; ३६; शां. १, ३^३; २१, ६^३; श. ६, २, २, १०; ११, ५, २, ९; गो. २, ६, ८; १६; -सम् ऐ. २, २६; ६, २६; शां. २, ६; -सा ऐ. २, १६; शां. २९, १; श. ४, ३, २, १३; -साः ऐ. २, १६;

शांआ. १, ६; -सौ ऐआ. ३, २, ६^३; शां. ८, ८; शांआ. ८, ११^३.

उपाप्त-तर- -राणि शां. १५, ५.

उपाप्ति- -सिः श. १०, १, २, ६; -सीः ष. १, ६; -स्यै ऐ. ४, १७; ८, ५; ऐआ. १, ३, ७; शां. १, १; ३^३; ४; २, ३; १२, ८^३; १६, ३; १७, ३; १९, ५; ७; २४, ८; ९^३; २५, १५^३; २७, २; ६; ३०, ७; शांआ. १, ७; श. ६, २, १, ३५; ३६^३; २, १३^३; १४; ५, १, १; ६, १, ५; ७, ३, २, १^३; ९^३; जै. १०३; १७०.

उपा(-पऽआ)√पद्, उपापद्येरन् शां. १९, १०.

† 'प्रति...आचरण्यत्', इति तैसं. (१, ८, २२, १,) 'प्रति...आचरण्यत्' इति अ० (७, २९, १); पाठौ स्तः। 'आचरण्यत्' गद्र.। † 'उपैप्सीत्' इति मुपा. चिन्त्यः, धात्वन्तराभावात्। उपाप्नुमैच्छदित्यर्थयता सा. सम्मतत्वाच्च।

उपापपातम् (-पSअप/पत्+गमुल्)

इहव जैः १,३,१,७.

उपाभिगद्(-पSअभि/गद्)- -दः
शांभा. ४,१५.

उपा(-पSआ)वृत्तम्, उप...आमूर्षा†
ऐ. ५,१६.

उपा(-पSआ)वृत्तम्, उप...आमन्त्र-
यन्त जै. १३६.

उपा(-पSआ)वृत्तम्, उपायामि गो. १,
१,३२; उपायामः गो. १, २,१२;
३, ८; २, २, ७; उप...आयान्तु
तै. २, ६, ८, २; उप...आयान्तु
तै. २, ८, २,१; उप...आयाहि
ऐ. ६,१९; ऐआ. ५, ३,१; शां.
२०,२; तै. २, ४, ३,११; गो. २,
६, २; उप...आयानि श. ४,३,
२,८;९; उपायाव जै. १८६;

उपाय-उपायती-,उपायन-,उपायिन्-
उपायु- उपे द्र.

उपाय(-प/क्), उपाययति ष. १,५.
उपायर्ष श. ८,१,४,१९.

उपायाम(-पSआ/रम्)- -म् गो. १,
२,५; -माव गो. १,२,५.

उपाय्(-प/अज्), उपायति श. १४,
२,१,९.

उपाय्(-प/क्), उपेतसेत् श. २, १,
२,१७;१९; ३,२,१४.

उपाय्(-प/क्), उपायति श. ५, ४,
३,८.

उपा(-पSआ)वृत्तम्, उपायते श. १,
२,१, ३;९,२, २१; उपायन्ते
का. २,१,४,२.

उपा-कम्भनीय- -यः ऐआ. ५,१,१.

उपा-कम्भ्य- -भ्यः शां. २५, १०;

-भ्यम् ऐ. ४,१९;२२; तां. २३,

१६,४; -भ्यौ शांभा. १, १; श.

४,६,३,३.

उपाव(-प/अव्), उपावति श. ७,३,

१,३०; तै. २, ५, ५, ६; उप...

उपावति श. ३, ७, ३,९; उपावसि

श. ७,३,१,३०; उप...भवतु तै.

३,६,२,१; उपाव सं. १, ७, १३;

उप...भव सं. १, ७, १३; उप...

भवतम् तै. ३, ७, १३,४; तैआ.

४,२,०,३; उप...भवत तै. ३, ७,

६,१२. उपावा- अद्र.

उपा(-पSअ-)वृत्तम्, उपावपपात जै.
४०.

उपा(-पSअ-)वृत्तम्, उपावरोहति

श. ५,२,२,१९;२१; ४,४,२,५; तां.

३,६,२; ५, ५, ५; १८, १०,१०;

उपावरोह श. १०,३,३,५; जै.

२०९; उपावरोहन्तु श. ३, ९,३,

७; उपावरोह श. ३,९,३,६;७;

तै. २, ५,८, ८; उपावरोहेत् तां.

३,६,२; १८,१०,१०.

उपा(-पSअ-)वृत्तम्, उपावश्चयते श.

४,६,९,६.

उपावसायिन्(-पSअव/सो)- -यिनम्

श. ११,४,२,९; -यी श. १,६,

३,३४.

उपाव-सित- -तः श. ३,९,२,८.

उपा(-पSअ-)वृत्तम्, उपावसृजति

तैआ. ५, ७, ३; उपावसृजत् तै.

३,६,३,५; उपावसृजत् तैआ. ४,

८, २; ५, ७, २; उपावासृजन्

श. १, ५, २, २०; तै. २,१,१,

३; उपावसृजत् तै. ३,६,११,३.

उपाव-सृष्ट,ष्टा- -ष्टम् ऐ. ५, २६;

-ष्टा ऐ. ५,२७;७,३.

उपावसृपत्(-पSअव/सृप्)- -र्षन् श.

१४,६,११,१.

उपा(-पSअ)वृत्तम्, उपावतस्थे गो.

१,२,५.

उपावहृत्(-पSअव/हृत्)शांभा.१,७.

उपावहाय(-पSअव/रहा) जै. १३५.

उपावहित(-पSअव/धा)- -तम् जै.

१२५; -तौ तै. २,७,१८,४.

उपावहृत्(-पSअव/हृत्)शां. २७,६१;

उपा(-पSअ-)वृत्तम्, उपावहरति श.

३,५,४, २४; ९,३,२;३;४;६; ४,

२,३, ४; ५, १,४,३; ५,१०;११;

४,३,३;४; ६,४,३, १०; ४,१६;

१८;७,२,९; ३,३; १०;८,१,१२;

१३,२,६,८; तै. १,३,५,२; ७,९,

१;१०,१; उपावहरति श. ६, ४,

४,१८;८,१,१२; तै.१,७,९,६;तां.

५,५,७; उपावहरन्ति ऐ. १,१४;

श. ६, ७,२, ९; उपावहरामि तै.

२,७,१५,६; उपावहरयेत् ऐ. १,

१४.

उपाव-हृत- -ताः श. ५,१,५, १०,

-तानि श. ११,५,३,८.

उपाव-हृत्य श. ६, ४,३,१०;७,२;

९;३,३;६; ११,४,२,१३-१५.

उपाव-हियमाण- -णः श. १२, ६,

१,१८.

उपावि- -विः ऐ. १,२५.

उपावी(-प/अव्+ई)- -वीः श. ३,

७,३,९.

उपा(-पSआ)वृत्तम्, उपावर्तते ऐ. ४,

१; ६,२१; ७, १९; २३;२४; श.

१,१,१, ११; ३,४,१०;५,१,२३;

२,७;८;९; १५; २,१, ४,७;४,२,

११;६,१,३;७; ३,१,१,८; १०;२,

२,१०;१९;२२;४, २२; ४, ५,५,

११; ६, २,१, १४-१६; का. १,

१,३,३;४,६;३,३,१०;६,१,२५;

२,१,१,४;९; तै. १,१, २,३;६,

१,३; ७,३; ३,१, ४,२;८, ३,४;

उपावर्तते श. १, १, १, ११; तां.

८,४, ५; उप...आवर्तते तै. ३,

१,४,२; उपावर्तन्ते श. ३, २,२,

१०; श. ११,६, २,४; तै. १, ६,

१,४; २,७,९,१; तां. ६, ७, १९;

गो. २,६, ३; उप...आवर्तन्ते श.

१२,४,४,६; तां. ६,७,२०; ७,९,

८;१५,५,३६; १७,१०,३; उपा-

वर्तते श. १,४,१,३५;५,२,६;३,

२,४,६; ५,१,२२; ४,४,१,१६;

का. १, २, १, ९; उपावृत्तं
 श. ३, २, ४, ६; का. १, २, १,
 ९; उपावृत्ततुः श. १, ६, ३,
 १५; छ. ३, ३, ८; उपावृत्त्यति
 श. १, ४, १, ३४; उपावृत्तस्व ऐ.
 ७, १९; उपावृत्तस्व श. १,
 ५, २, ६; छ. १, ४, ४; उपावृत्त-
 ध्वम् श. १, ५, २, १२; छ. २, १,
 २९; ५, ८; ३, ३, ९; ५, ३, ११; ६, ७,
 १९; तां. २१, २, १; जैड. ३, ४, ५,
 १; ६, ६, २; उपावृत्तध्वम् श.
 छ. ३, ३, ७; तां. २१, २, १; उपावृत्त-
 ध्वम् श. १, ६, ३, १३; उपावृत्तमहै
 श. छ. ३, ३, ८; उपावृत्त ऐ.
 ७, १९; २५; श. ३, २, ४, ६; २२;
 छ. ४, १, १८; तै. १, १, २, ३, ६, ७, ३;
 ३, १, ४, २; ८, ३, ४; तां. ८, ४, ५, ५, ११;
 तां. ९, २, २२; ४, १४; तां. ११, ८, ८; १२,
 १३, २७; जै. २११; उपावृत्तन्त
 ऐ. २, ३; ३, ३६; श. १, ६, १, २;
 छ. ३, ३, ९; तै. २, ७, ९, १; तां.
 ६, ७, १९; ७, ५, २; १५, ५, ३५;
 १७, १०, ३; गो. २, ५, ९; उपावृत्त-
 ध्वम् तै. ३, १, ४, २; उपावृत्तय
 श. ३, ५, १, २२; छ. ४, १, १७;
 उपावृत्तन् श. छ. ३, ३, ८; उपा-
 वृत्ति का. १, २, १, ९; उपावृत्त्यत्
 श. छ. ४, १, १८.
 उपावृत्त्यति तां. छ. ९, ८; ८, ७,
 ६; उपावृत्त्येत् श. छ. ५, ८, १६.
 उपावृत्ति का. १, २, १, ९.
 उपावृत्तितु-त्ता तै. १, ६, ७, ३.
 उपावृत्त्यन्-न् श. छ. ४, १, १७.
 उपावृत्त्यन्ती-न्ती श. ३, ५,
 १, २२.
 उपावृत्त, ता- -त्तः का. १, ३, ३, १०;
 ६, १, २५; -त्ताः ऐ. २, ३; ३, ३६;
 श. ३, १, १, ६; -त्तन श. १, ५, २,
 ६; ७.

उपावृत्ति- -त्यै तां. १५, ५, ३५.
 उपावे(-पऽअव/१इ), उपावैति तै. २,
 १, १०, २; उपावयन्ति श. छ. ६,
 ९, १२; १२, ८, ३, २६; उपावेयुः
 श. ३, ७, ३, ३; ८, ३, २८.
 उपावेक्ष(-पऽअव/ईक्ष), उपावेक्षते श.
 २, ३, ३, १२; उपावेक्षत श. २, ३,
 ३, १२.
 उपाव्याध(-पऽआ/व्यध्)- -धः तै.
 १, ७, ७, ५.
 उपा(-पऽआ)/वृत्, उपावृत्त जैड.
 ३, १, १, २१.
 उपा(ष्ट→ष्टा(-प/अक्ष्)) - -म् जै.
 १६०.
 उपास्(-प/१अस्), उपास्त्थ तै.
 २, ८, ६, ५.
 उपास्(-प/२अस्), उपास्यति ऐ.
 २, ११९; श. १, ९, २, ३३; ३५;
 ३, ८, १, १४; छ. २, ५, ६; ५, ४, १,
 १२; १४, १, ३, १४; तै. ३, ८, ४,
 २; उपास्यति तै. १, १, ३, ८; ९;
 ७, ८, १; तैआ. ५, ४, ५; उपास्यन्ति
 शां. १६, १; ३०, २; जै. १२०.
 उपास्तमय- -यम् श. ७, ३, २, १९;
 जैड. १, ३, २, ४.
 उपास्य श. ३, ८, २, १५; १२, ५, १,
 १०; १४, १, ३, १५.
 उपास्(-प/आस्), उपास्ते ऐ. छ. १०;
 श. २, ५, २, ४५; ६, १, ४५;
 ३, ३, २, ५; का. १, ५, १, ३०;
 तै. १, ३, १०, ६; २, २, १, ५; उपास्ते
 श. २, ५, २, ३५; १०, ३, ४, ५;
 ६, २, १०; १४, ४, २, १७; १९; २२;
 २३; २८; ३, २; २१; ५, १, २-१३;
 ६, १०, ४; ७; १३; १६; १९; ९, ४, २;
 तां. ७, १०, ७; जै. ९५८; ष. छ.
 ५; जैड. १, ३, ४, १; १५, ४, ४; २,
 २, २, ४-७; ५, ३, ४-६; ३, ६, ५, २;
 ३; गो. १, १, ३८; उपास्ते श.
 २, ३, २, ४; उपासाते श. २, ५, २,

४२; का. १, ५, १, ३७; उपासाते ऐ.
 ३, ४; ५; ५, ३३; ऐआ. २, १, ४;
 श. १, ३, ४, १५; २, ५, २, ६; ३, २,
 ३, १६; ९, ३, ७; छ. ५, ९, ३; ५; ७; ९;
 ५, २, १, २२; ४, ४, १; १०, २, ६, १९;
 ४, ५, १; ५, २, २०; श. १४, ८, ६,
 २; का. १, १, ४, ७; ५, १, ४; तै. २,
 ८, ८, ७; तैआ. ६, ३, २; ८, ५, १;
 उपासाते श. ३, ४, ४, ४; ९, २, १, १४;
 १०, ३, ५, ३; ५, २, २०; १४, ७, २;
 १३; २०; ९, १, १८; तैआ. १, ९,
 ६; ८, २, १; ३, १; तां. २, २, ४, ८,
 ३; ९, ४; १५, ४; १६, ५; ३, ६, ४;
 जै. ९५८; जैड. १, ९, ३, २; ३, २,
 ३, २; ४, १, १; छ. १०, १, ५-९; गो.
 २, ३, १; ६, ३; उपासाते श.
 १, ९, २, १२; २७; छ. ४, ४, ५;
 उपासाते श. ९, २, १, १४;
 उपास्ते जै. ९५८; जैड. १, १४, १,
 १; २, ८; ३, ५, ८, ११; उपासे श.
 १४, ५, १, २-१३; जै. ९५८;
 उपास्महे ऐआ. २, ६, १; जै. १००;
 जैड. १, १४, १, १-८; २, १-७,
 ३, ६, ४, १; उपासास्ते श. १, ८,
 १, ५; उपासास्ते ऐआ. २, १,
 ८; उपासासै श. १, ८, १, ४;
 उपासताम् तै. १, २, १, २६; २,
 ४, ६, १२; तैआ. १, ६, २; उपास्व
 तैआ. ७, ६, २; १०, ८, १; उपाध्वम्
 जैड. १, १४, ३, ५; १५, ४, ३; छ.
 ८, १, २; उपास्त श. १४, ९, ४, २;
 तै. २, १, २, १; उपास्त तै. २, ४,
 ४, ५; जैड. १, १५, ४, ४; उपासीत
 शां. २, ९; श. २, १, ३, ९; ३, ९,
 २, ७; ३, ११; १०, ३, ५, ११; ४, ४,
 ४; ५, २, २०; ६, ३, १; २; ११, ४,
 ४, ९-१२; १२, २, ३, १३; १४, ४,
 २, १८; १९; २८; ६, १०, ३; ६; १२;
 १५; १८; ८, १, १; ९, ४, २; का. १,
 १, ३, ८; तै. १, ४, ४, ७; उपासीत

श. २,३,१, ८; १०, २,६, १९^३;
तैआ. ९, १०, ३^३; ४^३; जैउ. १, ८,
३-६; सं. १.

उपास्यन्ते गो. २,४,५.

उपासन- -नानि शांआ. ४, ७; जै.
६; १२०.

उपासितव्य, व्या- -व्यः जैउ. १, १४,
२, १०; ३, ६, ४, ६; -व्यम् तैआ.
७, ११, ४; १०, १०, ३; जैउ. २, ३,
३, १०^३; ४, १०, ४, ६; ११, ३, १३;
-व्या जैउ. ४, ९, २, २.

उपास्य- -स्यम् तैआ. ७, ११, ४;
-स्थानि तैआ. ७, ११, २.

उपासङ्ग(-पडाआ/सञ्ज्)- -ङ्गः जै.
१३४.

उपासद्(-पडाआ/सद्), उप...आ...
सदेम तै. ३, ६, १०, ३^३.

उपासादयन्त शां. ९, १.

उपा-साद्य शां. २३, ५.

उपास्त-उपासू द्र.

उपा(-पडाआ)/स्था, उपातस्थौ ऐ. ७,
१४.

उपा-स्थित- -तः शा. ५, १, ५, २८.

उपास्यद्य(-पडाआ/स्यन्द) शां. २३,
५; २६, ५.

उपा(-पडाआ)/ह, उपाहरन्ति तै. ३,
९, ४, ८; उपाहरोव शा. ६, ५, २,
२२; १०, ५, ५, २; उपाह्रयाः जै.
१००.

उपाह्रियते शां. १७, ४; उप...
आह्रियन्ते शा. ११, १, ६, ३५.

उपा-हृत- -तम् शा. ४, ६, ९, ५.

उपा(-पडाआ)/ह्वे, उपाह्वयति जै. २०४;
उप...आह्वयस्व ष. २, ५^३; उप...
आह्वयध्वम् शां. २९, १.

शुभे(-प/१६, ई), उपैति ऐ. १, २५^३;
४, १०; १३; १४^३; ७, ११; शां. १५,
५; ऋ. १, १, १, २; ४; २, ६;

९, १, २५; ३, २३; २, १, २, २; ३,
४, ३, ३; ४; ५; ६; ९; ९, ४, १९; २१;
४, ३, ४, १४; ५, २, ५, १; ४; ५; ८;
९; १२; ९, ५, १, ९^३; ११, ३, ३,
२; १३, ५, ३, ६; का. १, १, २, १^३;
२, १, १, २; २, ८; तै. १, ३, १, ४^३;
६^३; ४, १०, ४; ६; ७; ८; १०; ७, ३, २;
३, २, १०, ३; ३, ९, ६; ७, १, १, २;
३; २, २; ८, ३, ५; उपैति शा. १, १,
१, ६; ११; ३, ४, २७; ९, ४, २०^३;
११, १, ८, ४; ३, ३, २; ५, ४, १६;
६, २, १०; १२, ८, २, ५; का.
२, १, १, ९; तैआ. २, ८, १; ५, ३, ६;
९, ४^३; १०; तां. ८, ६, १२^३; १२,
३, ५; ६; १०; १०, ३; १३, १२; १३,
५, २; १४, ९, ३; ११, २; १५, ३, २;
३, १०; १६, ४, ४; ५, २; १७,
१३, ६; ११; १४; १८, २, ७;
२१, ९, १३; २२, ८, ३; ९, ४; १३,
२; २३, १६, १२; जैउ. २, १,
२, ९; ४, ७, १, ७; २, ७; १७; ष.
३, १२; ४, १^३; गो. १, ३, २२; २,
२, ७; ८; १४; ३, १९^३; उप...
अयति शा. १, ७, १, ३; उपेतः तां.
२५, ३, ६; उपयन्ति ऐ. १, २०^३;
२, २०^३; ४, १२; १३^३; १६^३; १८;
१९^३; ५, ४; १०; १६; २२; ऐआ.
२, ३, ४; शां. ८, ९; १२, १^३; १७,
१^३; ४; ५^३; २०, १^३; २; ३; ४;
२१, २; ३; ४; २४, ९; २५, १; ९; १०;
११^३; १३; २६, २; २७, ३; ४; ७^३;
३०, २; शा. १, १, १, ३; १२, १, ३,
२३^३; ३, ५, १२; ४, १, १; १४, ७, २,
१५; ९, १, १०; का. २, १, १, ३; तै.
१, २, २, ५; २, ४, ६, ९; ५, ५, २;
उपयन्ति शा. ५, ३, ३, ९; १२,
१, ३, ६; ८-२२; २, १, १; ५; ६; ८;
३, ४^३; ५, ७; ८^३; १२; १३; ३, १, ४;

५, १२^३; १३^३; तै. १, २, २, १; ५^३;
३, १२, ९, ८; तां. ४, ५, ६; १३;
१८; ६, ११; २१; ८, ९; ९, ९; १०, ४;
५, ४, ९; १५; ५, ८; ७, ८; ९, ८, ५;
८, १, १३; ५, १३; ९, १, १०; २, १;
३, ४; ८, १५^३; १०, ४, ६; ७; ११;
३, ६; १२, ३, ११; २१; ४, ११; १२;
१६; २१; ५, २५; १०, २२; ११, १७;
१३, २४; १३, ६, १५; ११, २३;
१४, ४, ३; ५, ३; १७; २२; १५, ७,
२; ९, १५; २३, १, ५; २, ३; ४; ३,
६; ४, ३; ५, २; ४; ६, २; ७, ६; ९,
२-५; ११, ४; ५; १२, ४; १३, २; ५;
१४, ३; ७; १५, ७; १६, ३; १७, २;
१९, ४; ७; २०, २-४; २१, ३; २२,
४-७; २३, २; २६, ३; २४, १, ४;
१४; ३, २; ४, २; ६, २; ३; ११, ३; ६;
८; १२, ३; ४; ७; १४, २; ५; ६; १५,
३; ५; १६, ५; १७, ०; ३; ४^३; १८, ९;
१९, २; २५, १, ३; ९; १२-१४; २,
२; ५; ४; ३; ५, ३; ६, २; ४; ७, २; ३;
४; ८, २; ९, २; ३; ११, २; ३; १२, ४;
१५, २; ४; १६, २^३; ३; १७, २; ३;
१८, ३; ६; ७; जै. १९; ४६; ५५;
७८; १६०; १६४^३; १६७; १६८;
१७९; जैउ. ३, ६, १, ५; ६, ३; ष.
३, १२^३; सं. २, ४, ६; गो. १, ३,
१५; ४, ८^३; १०^३; १३^३; १४; १५;
१६^३; १७^३; १८^३; २३^३; ५, ६^३; २,
४, ९; ६, १०; उप...यन्ति ऐ. ४,
२७; तैआ. ६, ५, ३; उपेथ जै.
२०९; उपैमि ऐ. ७, २३; २४; ऋ.
१, १, १, ४; ६; ९, ३, २३; १४,
९, १, १०; का. २, १, १, ४; ५; तै.
१, २, १, १५^३; सं. १, ६, ९-१३;
जै. २०९; उप...अवामि शा. ४,
१, ३, १८; उपेयाम्य ऐआ. २, २, ३^३;
४^३; जै. १२५; १९३; १९८; १९९;

† 'आ...उप जुवाधो नमसा सदेम' ऋ. ६, १, ६ । अत्र 'उप । जुवाधः' इति पपा । भा. सा. इत्येतयोः
'उपजुः । बाधः' इति पदविभागधिन्यः । व्याख्यातत्र तत्र तयोधिन्यम् । ऋ. भाष्ये तु सा. ऋ. पाठावुसारि व्याचख्यौ ।
जुवाध- अद्र. ।

जैज. १,१४,१,१; गो. १,१,३२;
 उपेयत्तुः श.४,१,५,८; उपेयुः श.१,
 ७,२,२२; ३,२,१,१८; ९,५,१,३-
 ६; १२; ११,५,५, २; ६; १३; उपेयुः
 श. १२, १, ३, २३; जै. ८५; ९२;
 उपेयिम गो. १,२, ७; उपेता ऐ. ७, १८;
 उपेय्यार्थ गो. १, ३, २०; उपेय्यामि
 गो. १, १, ३ २; उपेय्यामहै गो. १,
 ३, २०; उपेय्यामः गो. १, ३, २०; उपे
 उपेय्यन्तु तै. १, २, १, १०; उपेहि
 ऐआ. ४, १, १; श. ११, ५, ३, १३;
 उपेहि श. ८, ४, १, ७; ७, ३,
 १६; तैआ. ६, १, २; उपेत श.
 ११, ५, ५, ५; ९; जै. १६८; उपा-
 यानि श. १, १, १, १; ११, ५, ३,
 १३; उपेय्यानि श. ११, ४,
 १, ९; २, २०; १४, ५, १, १४; तै. २,
 ३, १०, १; उपायाव श. १, ७, १,
 ३; उपेय्याव श. १४, १, १,
 २१; तां. ८, ४, २; जै. १८६;
 उपायाम ऐ. १, २, ३; श. ९, ५,
 १, ३-६; गो. २, २, ७; उपेय्या
 अयाम श. १०, ६, १, २; जै.
 १६४; उपेय्य ऐ. ५, १४; श. ८,
 ३, १, ११; तां. ८, ४, ३; १२, ५,
 ११; ११, १०; २५, १, ७, ३; जै. १८३;
 २०; ४१; ५६; ७२; ७९; ८०; १७१;
 १७७; उपेय्याम जै. ३५; गो. १, ३,
 १५; उपायन् ऐ. १, २, ३; २, ११; ३,
 २, २; ४; शां. २१, १; २४, ३; श. १,
 ९, १, २५; ३, ४, ३, २; ४; १२; ६;
 २, ११; ४, ३, ४, १४; ५, २, ५, १; ५;
 ९; ६, २, ३, ८; उपायन् श. ३, ९, ४,
 २०; ८, २, २, ४; ४, १, ५; तां. २५, ८,
 २; जै. १९०; गो. २, २, ७; उपेय्या
 आयन् श. ७, ५, २, ३६; उपेय्या
 श. ११; ५, ५, ४; उपेयात् शां.
 १७, ४; २५, १०; श. १, १, १,
 ३; २, ४, १, ६; १२; ३, १०; ३;

४, ४, १७; २७; ६, २, २, ३९;
 १०, १, २, २-५; का. १, ३, २, १०;
 ४, २, ३; ७; २, १, १, ३, ४; तै. १,
 १, ९, ७; तैआ. २, ८, १; ५, ८, १३;
 उपेयात् श. ३, ४, ४, १९; २५; २७;
 ६, २, २, ३९; १४, ५, १, १५; तै. १,
 १, ९, ८; जै. १८; ७०; १०३; सा.
 १, ३, ६; ३, १, २; गो. १, २, १६;
 ४, १४-१७; उपेय्यात् श.
 १२, २, २, ८; उपेय्यात् जै.
 १३५; उपेयुः श. १, ७, २, २२;
 ४, ५, १०, ८; ११, ५, ५, २; तां.
 ४, ४, ७; ८, ९; ५, ४, १५; १५, ७, २;
 १७, १, ८; २३, ४, २, ७, ३; ९, १;
 १४, २; १५, १; १६, १; ८; १८, १;
 २०, १; २२, २; २३, १; २४, १; २६,
 १; २८, १; २९, १, २; ४, १; ५, १;
 ६, १; ८, १; १३, ३; १६, २; १८,
 ८; २५, १, ७; जै. ८१; गो.
 १, ४, १३; उपेयाः ऐ. ७, १७;
 उपेय्याम् ऐ. ७, १७; उपेय्याम्
 (उपेय्यामः C. टि.) जै. १६३.
 उपेय्यात् -त् व. ५, १; -न् श.
 ११, ३, ३, २; गो. १, २, ३; -न्तः
 शां. २२, १; तै. १, १, ६, १; ३, १;
 १; तैआ. ५, ८, १३; जै. २०७;
 -न्तम् श. १, १, ७.
 उपाय- -यान् सं. ३.
 उपायन-कीर्ति- -तौ श. १४, ९, १,
 ११.
 उपायिन्- -यि श. ६, ६, १, ४.
 उपायु- -यवः श. १, ७, १, ३; तै.
 ३, २, १, ४.
 उपेत- -तः जै. १४७; गो. १, २,
 १६; -तम् जै. १६४; गो. १, १,
 ३२; -ताः श. ४, ३, १, १२; १०,
 ६, १, ३; १२, २, २, ३; ३, ८.
 उपेतव्य- -व्ये शां. २६, २.
 उपेति- -तौ ऐ. १, १९; शां. ८, ४.

उपेत्य श. २, ५, १, १२; ३, ८, २, ३;
 १२, २, ३, ५; का. १, ४, ३, १०; तां.
 १४, ५, १५; ६, ८; जैज. १, ४, २,
 ७; ९; ४, २; व. १, १; सा. १, ६, ७;
 २, ५, २; जै. ५५; ९९; १०८; १६३;
 १७६; गो. १, १, ३२; २, २.
 उपेत्य- -त्यः तां. ४, ५, १६; जै.
 १६४; -त्यम् तां. ४, १०, ३; ४;
 जै. १६७; -त्यानि जै. ८१;
 -त्यौ जै. १६४.
 उपेय्यात्- -न् श. १, १, १, १.
 उपेय्यात्- (प. ५/१६), उपेय्यात् तैआ. ५,
 ९, ११; उपायन्ति श. ९, २, ३, २०;
 तै. १, ६, ५, ६; उपेय्यात् श.
 २, ३, ४, २८; का. १, ४, १, २२;
 उपेयाय ऐ. ७, १५; उपेय्यात्
 तै. २, ४, ६, १०; तैआ. ३, १५, २;
 उपेय्यात् तैआ. ४, ८, ४; ५, ७,
 ५; उपेय्यात् श. ७, ४, १, ४०;
 ८, २, १, १२; उपेय्यात् श. ८,
 १, १, ३; ३, १, ६; उपेय्यात्
 श. ६, २, ३, २; ४; ६; उपेय्यात्
 आयाम श. ६, २, ३, ८; उपेय्यात् श.
 ६, २, ३, ४; ६; ७, ४, २, १०;
 उपायन् श. १, ७, २, २२; ३, २,
 १, १८; ४, ३, २; ८, २, २, ४.
 उपाय(त्→)ती- -तीसु ऐ. २, २०.
 उपेक्ष(प. ५/१६), उपेक्षते तां. ७, ९,
 १६; उपेक्षत ऐआ. २, २, ४; ३,
 २, ४.
 उपेक्ष्य श. १२, २, १, ९.
 उपेक्ष्य-तम्- -म् ऐ. ३, २.
 उपेय्यात्- (प. ५/१६, १/१६, वा)-
 -तम् इव श. ३, ३, २, १८; ७,
 १, १२.
 उपेय्यात्- -स्य ऐ. ३, २, ४.
 उपो उप द्र.
 उपोक्ष(प. ५/उक्ष), उपोक्षति श. ३,
 ७, ४, ६.

† 'उपेय्यामः, उपेय्यामहे' ? इत्युभयविधः G. मुपा. । कालि. सर्वत्र '-ये-' इत्येव । ‡ मुपा. स्वराभाव-
 चिन्त्यः । § '... एम' इति मुपा. । ¶ '-कीर्त्या' इति वृ. उ. (६, २, ७) पाठः । †† 'उपेय्यात्' इति अज. मुपा. स्वराचिन्त्यः ।

उपोत्क्रम(-पऽउद्/क्रम), उपोत्क्रामति
शा. १, ३, ३, २३; २४; २५; ३, १,
१, १; उपोत्क्रामति शा. ४, २,
५, ९; उपोदक्रामन् शा. १, ३, ३, १;
३, १, १, १; ३, ३०; ४, २, ५, ५; ९;
उपोदक्रामन् शा. १, ३, ३, २; २२;
२६.

उपोत्त(म→)मा- -मथा ऐआ. ५, ३,
१; -माथा: ऐआ. ५, १, १.

उपोत्(-पऽउद्)√पद्, उपोत्पेदे शा.
१, ३, ३, ३.

उपोत्(-पऽउद्)√सद्, उपोत्समाद्
शा १०, २, ३, १; उपोदपद्: शा.
१०, ३, ३, १-५.

उपोत्(-पऽउद्)√सिच् (→ञ्च्),
उपोत्सिञ्चेत् शा. ३, २, २, १९.

उपोत्सिञ्चन्-न् शा. ३, २, २, १९.

उपोत्था(-पऽउद्/स्था), उपोत्तिष्ठति
शा. १, १, ४, १३; का. २, १, ३,
१६; उपोत्तिष्ठन्ति शा. १, २, ४, ८;
९; ३, ७, १, १०; ७, २, १, १७; का.
२, २, २, ६; उपोत्तिष्ठन्ति का. २,
२, ४, १६; उपोत्तिष्ठन् शा. १, २,
१, ६; ३, ७, १, १०; ४, ४, ५, १३;
का. २, १, ४, ४; उपोदतिष्ठन् ऐ.
५, १४; उपोदतिष्ठन् तै. १, ४, ९,
१; २; ३; उपोत्तिष्ठेत् शा. १४, ६,
८, २; उपोदस्थाम् शा. १४, ६, ८, २.
उपोत्तिष्ठत्-न् ऐ. ३, ४९; शा. १४,
१, ४, १.

उपोत्थाय ऐ. ५, १४; ८, ९; शा. २, ४,
२, ९; ६, १, ८; २७-२९; ३१, २, ५;
६, ६, ४, १२; १३, ४, २, १५; १४, १,
४, १; का. १, ३, ३, ९; ६, १,
१०-२०; जै. १९८.

सपोत्थित- -त: शा. १२, ६, १, ९.

उपोत्त्वाव(-पऽउद्/स्वा) जै. ५५.

उपोदक- -क: शा. १३, ८, ३, ३; जै.
११४; -के शा. १३, ८, ३, ३.

उपोदा(-पऽउद्/आ)√सप्, उपोदा-
स्यत् ऐ. ६, १.

उपोदा-मृत्स- -म् शा. ७, ३, २, १४.

उपोदा-मृत्प शा. २९, १.

उपोदा(-पऽउद्/आ)√ह, उपोदाहरति
ऐआ. ३, २, ६.

उपोदि(-पऽउद्/इद्), उपोदेति ऐ. ८,
२४.

उपोदिनि- -नि: तां. १२, १३, ११.

उपोदे(-पऽउद्/आ)√इद्, उपोदेति शा.
२, ३, ३, १६; उपोदेथाय गो. १, ३,
२०; उपोदेथु: गो. १, २, १३; ३, ८.

उपोद्(-पऽउद्)√प्रह, उपोद्गृह्णीयात्
ऐ. ७, ३३; उपोद्गृह्णीयु: ऐ. ७,
३३.

उपोद्यमान-उप/वद् द्र.
उपोन्द(-प/उन्द), उपोन्ति शा. १,
३, ३, ४.

उपोन्नी(-पऽउद्/नी), उपोन्नयति शा.
२, ६, १, ३; का. १, ६, १, २.

उपोप/पृच् उप/पृच् पद्.
उपोप/प्र/जन् उप/प्र/जन् पद्.

उपोप/शी उप/शी द्र.
उपोप/सद् उप/सद् द्र.

उपोत्स-उप/वप् द्र.
उपोष्(-प/उष्), उपोषेत् गो. २, ४, ९.

उपोष्य उप/वप् द्र.
उपोह(-प/ऊह), उपोहते ऐआ. ५,
१, ४; उपोहन्ते तां. ११, १०, १६;

उपोहन्ति का. २, १, २, ९; उपोहत्
तै. २, ३, ६, ४; उपोहन् तै. २, ३,
६, १; २; ३; ४.

उप्त्वा(√वप्) शा. २, ५, २, ४८; ६,
२, १९; का. १, ५, १, ३८; ६, २, ८;

जैउ. ४. ६, १, ४.

उम्- -मयो: ऐ. १, ११; १४; ३, २९;
३८; ४, १५; १७; ५, ३१; ७, ५;
१८; ८, ५; ऐआ. १, ३, ७; शां.
११, ५; शा. २, ५, २, ११; १२; ४,
५, ५, ४; ५, ३, २, ८; ७, ५, १, १८;

१०, ५, २, ५; १२, ७, २, १०; ८, २,
१३; ३, ६; १३, ५, १, ८; ८, ३, २;
का. १, ३, २, २; ११; ५, १, ३; ९;

तै. १, २, १, २; १५; ३, ४; ५, २, २;
८, ८, ४; २, १, २, ६; ३, २, १, ३; ३,
४, ६; ८, १५, ३; १७, १, ९, १;
तैआ. ४, २९, १; तां. १२, ३, ५;
११, २, २; मं. २, ८, १४; जै. १३०;
१८७; -मा ऐ. १, २, २; ४, ११;
६, १५; शा. २, ३, ४, १२; ३, ५,
३, २, २; ५, ५, ४, २६; का. १, ४,
१, १०; तै. १, ४, २, १; २, ४, ८,
४; ६, १, २, १; १३, १; ८, ५, १; ९,
१; २; जै. १४८; -भाम्याम् ऐ.
१, २, ३; ३, २७; ४, १६; १७; ५,
३०; ३१; ८, ६; ऐआ. ३, १, ६;
५, १, ४; शां. २४, ३; शांआ. ७,
२०; शा. १, ३, ५, ५; २, ५, ४, ८;
३, २, २, १४; ९, १, १९; ४, ५, ७,
७; ६, ६, ३, १५; ७, ५, १, १८; १२,
८, २, १३; तै. १, ४, ८, २; २, १,
२, १०; ११; ६, ३, ४; तां. ७, १०,
९; ११, २, १; ७, १; जै. ७३; १३१;
१३१; ष. ३, ८; -भे ऐ. ३, २०;
२९; ४, ६; १०; १३; १९; ८, १;
२; शां. २, २; ९; ८, ४; ५; ८;
१४, ५; २४, १; २; २९, ३; २६, ९;
१४; शा. १, २, १, ७; ४, ५, ७; ७, २,
११; १२; ३, १९; ९, १, २०; २१;
२, १, ४, ८; २, १, १६; ५, २, १०;
४, ८; ३, ५, २, ११; ६, १, १७; ८,
३, ३३; ९, १, १९; ४, ३, ५, ९; १२;
५, १, २, १०; २, ३, ८; ६, ४, १, १०;
६, ३, १५; ४, ११; ७, ४, १३; ८, २,
११; ७, ३, १, ३०; ५, १, १९;
१०, १, १, ६; ३, ५, १२; ५, २, २२;
१३, २, १, ७; ५, १, ८; ८, १, ५; १४,
२, २, ४०; ६, ४, १; ७, १, ९; १८; २,
२६; का. १, २, १, १०; ५, १, ८; तै.
१, ४, ३, ४; २, १, २, ९; ३, ९, ९, २;
५, ६, २; ६, १७; ७, ६, २; ८, १, १;
३, २; ४, ४; ७, ५; ३, ५, १०, ५; ७,
९, ९; १२, ९, ६; तैआ. १, ८, २; ३;
८, ९, १; १०, १, २; तां. ७, ६, १२;

१३; २,४,८; ११, ६, २; १२,४,
 १३; जै. १०४^३; १२९^३; १३०;
 १४३; १४७; २०२; ष. ३, ८;
 -भेड-भे श. १४,७,२,२७; -भौ
 ऐ. १,१४; ३,४३; ६,७; ८^३; १५;
 ८, ८; ऐआ. ५,१,४; शां. ३, २;
 ८, ८; १०, ४; १२,४^३; २४, १;
 शांआ. ३,१; ४, १३; श. १, २, १,
 ४; २, २, ५; ७, २, २४; २, १, ४, ८;
 २, ३, १, ४; १२, ४, ३, ७^३; ४, १८^३;
 ५, २, १९^३; ३०^३-३२^३; ३९^३; ४१;
 ४२^३; ४३^३; ४४^३; ३, २, २, १४^३;
 ५, ३, १३; ४, ३, १, ९^३; ५, २, ४, ४;
 ४, १, १५; ६, २, २, ११^३; ७, १, १,
 ३५; १०, ४, १, ५^३; ८; १२, ४,
 ४, ६; ७, ३, १२; २१; ८, १, २;
 ९, ३, १३; १३, १, ५, २-५; २, ४,
 १; ८, ५; १४, २, १, १^३; ७, १, ७;
 १८; का. १, १, ४, ७; ८; ३, ४, ११^३;
 ४, १, १०; ५, १, १६; २८; २९; ३७^३;
 २, १, ४, ३; तै. १, २, १, १५; ३, ४;
 ३, १, ३^३; ४, ३, ६, २, १; ५, ३; २,
 १, २, ९; ९, २, २, ८, ८; ६, १, ५, ८,
 ९, १; ३, १, २, ५; २, ४, ४; ९, ४; ६,
 ६, ४; ७, ४, १८; ९, २, १^३; ८, ३;
 १४, १, २; तैआ. १, ७, ३; ६, १, २;
 १२, १; १०, ४, ०, १; तां. ४, ७, १;
 जै. ९२; १०३^३; १४२; ष. २, २;
 सं. १, ४, ८; २, ८, ८.

उभय(उभ+तयप्)- -यः शु३, ९, ३,
 ३०; -यस् ऐ. ४, ३१; ५, १४; ८, २;
 १५^३; ऐआ. ३, १, ३^३; ५, २, ४; शांआ.
 ७, ११^३; १७, ५; १९, २; श. १, २,
 १, १^३; २, २, ५^३; ४, १, ८; ५, ४^३; ५, ४,
 ११; ७, ३, १९; ९, १, ४; २, २, ४, ४;
 ५, ३, १, १०; ५, ३, ४; ६, ३, २, ४; ३,
 २, १, १७; २, २०; ४, ७; ८, ३, ३, ३;
 ९, २, ९; ३, २९; ३०; ४, ५, २०;
 ५, २, ३, ५; ६, १, २, २७; २, १, ८^३;
 ४, ४, १०; ५, ३, ७; ६, १, ४; ८, १,
 ४; ७, २, ३, २; ४, ३, ०; १०, १,

३, ३^३; ४, १^३; ६, २, १०; १२, ७, २,
 ९; १०; १२; २१^३; १४, १, २, १८;
 ४, २, ११; २६; ६, १०, १; का. १,
 १, १, १०; २, ४, ३; ४; ३, १, ५; ५,
 २, ४; ६, ३, २; ३, ४; तै. १, १, ६,
 ४; २, १, २, ७; ३, ३; ३, ७, १,
 ७; ८, ३; तां. २, १७, ३; ६, ६, ४;
 जै. ४९^३; ५०; ८२^३; १४४; जैड.
 २, ४, ३, ९; -यस्मात् जै. १९०;
 -यस्य शां. ४, १४^३; श. ४, ५, ५,
 ४; १२, ७, २, १०; २१; का. १, ३,
 १, ५; ९; ६, ३, ५; तै. ३, ७, ६, ८;
 ८, १५, २; ९, ३, २; -यान् ऐ. ५,
 २८; श. ३, ५, १, २१; ८, ४,
 १६; १०, ४, २, २; १४, ७, १, १०;
 का. १, १, ३, २; तै. ३, ७, १, ७;
 ९, २, १; ३, १^३; ९, ३; १०, १;
 तैआ. १, २७, ४; ६; जै. ३९; १७५;
 -यानि शां. २४, १; २६, १; श.
 २, २, ३, ४; ५^३; ६, ६, १, ४; १३, १४;
 का. १, २, ३, ३; ४^३; तै. १, १, ६,
 ४; ३, ६, ३, २; -यासः तै. ३, ६,
 १०, २; -ये ऐ. २, १५; ४, २५;
 शां. २३, ८; श. १, २, ४, ८; ५, १;
 ४, १, ३४^३; ५, ३, २, ४, ६; ७, २, २२;
 ९, २, ३४; २, १, १, ८; २, १३^३; ३,
 ९; २, २, ६; ८; ३, ४, ४, ४, ३, २; ३,
 २, १, १८; ४, ४, ३; ५, ४, २; ६, १, ८;
 २, २६; ८, १, १६; ४, २, ४, ११; ३,
 ४, ४; ५, १, १, १; २, १३; ६, ४, ४,
 २२; ६, २, ११; ३, २; ८, १, १; ७, ४,
 २, ३३; ८, १, १, ३; ९, २, ३, ८; १२,
 २, २, ९; ८, १, १७^३; १३, २, ११, २;
 ४, २, १६; ८, १, ५; २, १; का. १,
 १, १, ६; २, ९^३; २, २, ५; ६^३; ३, १;
 ३, २, २; ६, ४, २; २, २, २, ६; ३, १;
 तै. १, ३, ५, २; ४, १, १; ६, ८, २, ५;
 ९, १; ३, ९, ८; ३; १०, १; जै. १०४;
 १२९^३; जैड. ३, ५, ८, ११; ष. २,
 १०; -येन श. ६, २, १, ३७; ६,
 २, ९; ७, २, ३, २; १२, ७, २, ९; ९,

२, ५; तै. ३, ११, ८, ८; -येभ्यः
 श. ५, ४, ३, १६; -येषाम् ऐ. २,
 २२; ऐआ. १, २, ३; शां. २६, १;
 श. २, १, ३, ९; ४, ४, ५; ५, ५, ५, ९;
 ६, ४, ४, २२; ६, २, ३; ७, ५, २, २७;
 ३५; १३, ४, २, १५; का. १, ३, ४,
 ३; तै. १, २, ५, ३; ३, ९, ३, २; जै.
 १३०; -येषु श. २, २, २, ८; ११;
 ६, ३, १, १७; का. १, २, २, ८;
 तैआ. ५, ८, ४; तां. १२, ४, ९;
 -यैः श. ३, ३, ४, २०.

उभयी- -यीः ऐ. ३, ४८^३; श.
 २, ४, ३, २; १२; ५, २, ३; ६, २, २;
 ६, २, १, २४; २, ५; १०; ८, ७, २,
 १०; का. १, ३, २, २; ५, १, ३; ६,
 २, १; तै. ३, ७, १, ८; ८, १६, ४;
 १७, ४; -यीनाम् श. २, ४, ३,
 ११; -यीभिः ऐ. ६, ८; २३; श.
 ११, ५, ९, ८; तैआ. ४, १८, १; गो.
 २, ५, १४; ६, ५; -यीम् जै. १०४;
 -यीषाम् तै. १, ३, ८, १; -यीषु
 ऐ. ३, ४८; तै. १, ३, ८, ४; ६, १, ५;
 -य्यः ऐ. २, १८^३; ६, ८; ऐआ. १,
 २, ३^३; शां. १२, ६; २५, ३; ६; श.
 १, २, २, २; ३, ६, १, ७; ७, १, १, ३४;
 २, २, १७; का. १, ३, २, २; २, २,
 १, २; तां. ६, ९, ९; गो. २, ५, १४;
 उभय-काम- -मः ऐआ. ३, १, ३;
 शांआ. ७, ११; -मस् श. ९, ३,
 ४, १४.

उभय-चक्र- -क्रः गो. १, ३, ३.
 उभय-तस्(ः) ऐ. १, ११^३; २९;
 २, ३०; ३, १२^३; १९^३; २२^३; ३०^३;
 ३१^३; ४१; ४, १५^३; १८^३; १९; २२;
 ५, ३; ऐआ. १, ४, २; ५, १, ३; शां.
 ७, १^३; १०; ८, ५; १०, ४; ११, ३;
 १२, ४; ८; २१, ५^३; २४, ३; ४;
 शांआ. २, १६; श. १, १, २, ४^३;
 ४, ४, ८; ६, ३, ३०; ७, २, १०^३; ९, ३;
 २; २, ३, १, ३३^३; ३३^३; ५, १, ११^३;
 २०^३; २, ५; ७; ९; ४१; ६, २, १७; ३,

४; ३, १, ३, १३; ४, १, १७; ६, १, २२; २४; ७, १, १२; ८, १, १२; २, १४; १५; ४, ९; ९, १, १८; ४, ३, १, १२; ४, १, १, २, ६; १४; ४, १; ५, ३, ५, ७; ४, १, १४; ६, ३, १, ३४; ३५; ४, १२; ८, ४, १, २६; ४, ७; ६, २, १६; ७, ३, ११; ४, २०; ९, १, १, २०; ३, ४, १८; ५, १, २२; १०, १, ४, ३-७; २, १, ४; ११, ५, ४, ५; १२, १, १, ११; ३, १, ४; १३, १, ५, ३; ५, २, ६, ९; ११, २; १४, १, ३, १५; १६; २७; का. १, ३, १, २२; ४, ३, ९; १६; ५, १, ४, ५; ७; ३६; ६, २, ८; २, १, २, ६; १६; तै. १, २, ४, १; ६, २, ५; ६, ३; ७, ४, ४; ६, १; १०, ६; ८, ९, १; ३, ८, २, २; १५, ३; २०, १; २३, २, ९, १०, १; १४, २; ३; तैआ. १, २, ४; ५, ४, १०; तां. २, १५, ३; १७, १; ६, ५, १४; ७, ३, २८; १०, ९, १; १२, २; १२, ३, १७; १६, ६, ६; १८, १०, ९; जै. ३६; १०१; १३०; १४४; ष. ३, ७; ४, ४; जैउ. १, १८, २, ५; सा. २, ६, ११; गो. १, ५, ८; २, १, ३.

उभयत-उत्थय- -कथयः श. १३, ६, १, ८.

उभयतः-क्षुत्- -त् श. ६, ३, १, ३४; ३५; ३६; तां. १६, ६, ६.

उभयतः-क्षु- -क्षुः जै. १४४.

उभयतः-पक्ष- -सा शां. ७, ७.

उभयतः-परिगृहीत्- -त्सु श. २, ३, १, २२; ३३.

उभयतः-पाद्- -त् ऐ. ५, ३३.

उभयतः-प्रवर्गा- -सु श. ६, ७, २, ८.

उभयतः-प्राण- -व्याः तां ७, ३, २८.

उभयतः-शी(षन्-→)र्षी- -र्षी गो. २, ६, १४.

उभयतश्चक्र- -क्रः ऐ. ५, ३३; -क्रेण ऐ. ५, ३०.

उभयतस्तोभ- -सु तां. १०, ९, १; १२, २; १२, ३, १७.

उभयतोऽयोतिस्- -तिः श. १३, ६, १, ८; १; -तिषः श. १२, २, २, १; १३, ६, १, ९; गो. १, ४, २०; -तिषा ऐ. ४, १५.

उभयतोऽतिरात्र- -त्रेण गो. १, ५, ८.

उभयतोऽभिचारिन्- -रि गो. २, १, ३.

उभयतोऽदन्त- -न्तः ष. ३, ७; -न्ताः ऐआ. २, ३, १; श. १, ६, ३, ३०; जै. २५; १३०; -न्तान् सा. १, ८, २.

उभयतोद्धार- -रसु श. ३, ५, ३, ७.

उभयतोऽनमस्कार- -राः श. ९, १, १, २०.

उभयतोऽबाहृत- -सु श. ११, ४, २, १२.

उभयतोऽमुख- -स्वाम्याम् श. ४, ३, १, ७; -स्वे श. ४, ३, १, ७.

उभयतोऽमुखी- -स्त्री जै. १३६.

उभय-त्र ऐ. ६, १८; श. १, ४, २, १६; ५, ३, २२; ६, २, ५; ६; ७, ३, १०; ९, १, ९; २, ५, २, ९; ४, ५, १, १; ५, २, ३, ५; ७, २, ४, १०; ३, १, ७; ९; ८, ६, २, १०; का. १, ५, १, ७; १०.

उभय-धा श. ६, ७, ३, ५; १०, ४, १, १०.

उभय-पदी- -दी जै. ४.

उभय-वर्त्तनि- -निता ष. १, ५.

उभय-सप्तैकम(ध्य-→)ध्या- -ध्या तां. २, १०, १.

उभय-सामन्- -ज्ञः ऐ. ८, १; २; -ज्ञा जै. १०३.

उभय(य-+आच्) § तै. २, ४, ४, ७.

उभया-चक्र- -क्रः जैउ. ३, ४, २, ७.

उभया-दन्त(→दत्)- -तः तैआ. ३, १२, ५.

उभया-पाद्- -त् जैउ. ३, ४, २, ७; गो. १, ३, ३.

उभया-पदी- -दी जैउ. ४, ८, ४, ३.

उभया-बाहु- -हुः तै. १, ६, ४, २.

उभया-संस्थानविपर्यय- -यः ऐआ. ५, २, १.

उभया-हस्ति जै. १९९.

उभये-द्युम्(ः) ऐ. ५, २९; शां. २, ९.

उमा- -मा श. ६, ४, ३, २४; -माम् जैउ. ४, १०, ३, १२.

उमा-पति- -तये तैआ. १०, १८, १.

उरण(√कृ)- -सु श. ११, ५, १, २.

उरस्(√कृ)- -रः ऐआ. २, १, ४; श. ७, ४, १, ४, ३; ८, ६, २, ७; १०, ६, ५, ३; ११, ५, २, ४; १२, १, ४, १; २, ४, ११; ३, १, ६; तै. २, ६, ५, ५; तैआ. १०, ६४, १; ष. २, ३; सा. १, १, ५; मं. १, १, १३; २, २, ११; गो. १, ५, ३; -रसः श. १२, ७, १, ६; जै. ८; १५०; जैउ. ४, ११, ३, २; -रसा शांआ. १, ७; श. ६, ४, १, ११; ११; ११, ५, २, ४; -साऽइव ष. २, १; -रसि श. ३, ९, ४, १५; ४, १, १, २६; ९, २, ३, ५०; ११, ४, २, १२; १२, ५, २, ७; ९, १, ६; जै. १४२; जैउ. ३, १, ५, ३.

उरस्तस्(ः) तां. ६, १, ८; १७, ५, ६; मं. २, ५, ३.

उरस्व- -सु जैउ. ४, ११, ३, २.

उरु- -रवः तै. ३, ११, ७, ४; १०, ३; -रु ऐआ. २, १, ४; श. १, १, २, ४; १४; २, २, ८; ३, ६, ३, ७; १५; ६, ४, ३; ९, ४, १२; ४, १, १, २०; २, १६; ५, १, १६; ६, ३, २, ८; ७, १, १, २३; ८, ७, ३, १३; का. २, १,

† तैसं. स्वरस्तु 'उभयतः प्रवर्ग-' इति । ‡ अथवा 'निवृत्तोभयतःशीर्ष्णीदक्षिष्वा' इत्येकमेव पदं स्यात् । § 'उभयाहस्त्या' इति ऋ. (१, ८, १, ७) पदैकम् । अत्र शाखामेदाद्वा समाधेयः ।

२,६; १२^२; २,२, १, ६^२; तै. १, २, १, १२; २, ८, ३, १; ३, २, २, ९; ४, ५; ७, ८, ४^२; १२, ३, ३; तैआ. ४, ४२, २; तां. २१, १०, १३; -रुः शां. २१, ४; श. २, १, ४, २८; ४, ३, ३, १८; ४, ५, ४^२; का. १, १, ४, २५; तै. ३, ५, ७, ५; तैआ. १, २, २^२; जैउ. ४, ११, ३, २; -रुम् ऐ. ५, ५; ६, २२; शां. २५, ७; ८; २९, ४; श. ४, ४, ५, ४; तै. १, २, १, ७; ९; २, ४, १, ४; ७, ३; ५, ६, १; ८, ९; ७, १३, ३; ३, १, १, १२; २, २; गो. २, ६, ४; -रुषु श. ३, ५, ३, २३; तै. २, ४, ३, ४; ३, ११, १०, २, -रु शां. २८, ९; श. १४, २, १, १५; मं. १, १, १२; -०रो श. ३, १, ४, १५^२; -रोः श. ३, १, ३, २५; ३६; ५, ३, २२; ८, १, १२^२; ४, ३, ५, २०; तै. २, ६, ६, ३; ३, ७, ९, २; आ. जैआ. १, ३८; -रौ ऐ. ५, १५; ६, २२; श. ३, ९, ४, १२; गो. २, ६, ४.

उर्वी-र्वी ऐ. ४, २०; श. १, २, ५, १६; २, १, ४, २८; का. १, १, ४, २५; तै. २, ८, २, ५; ४, ७; ३, २, ९, १३; तैआ. १०, १, १६; २, १, १; -र्वीः श. १, ५, १, २२; तै. २, ५, २, १; -र्वीम् तै. १, २, १, ४^२; ३, २, ९, १३; -र्वी श. ६, ७, २, २; ८, २, ३, ३; -र्वीशा शांआ. २, १८; तै. ३, ६, ३, ३.

उरु-कृत्-वम् तै. २, ४, ७, ११.

उरु-कृम्-मः तैआ. ७, १, १; १२, १; -मस्य तै. २, ४, ६, २.

उरु-क्षिति-तिम् तै. २, ४, ३, ५.

उरु-गव्यूति-ती श. १, ९, १, ६^२; तै. ३, ५, १०, १.

उरु-गायु-यः ऐ. ७, १३; श. ३, ५, ३, २१; तै. ३, १, २, ७; -यम् श. १, १, २, १४; तै. २, ४, ६, ९;

-यस्य श. ३, ७, १, १५; -याय तै. २, ४, ३, ४; -ये शां. २९, ४.

१उरु-चक्षुर्त्-क्षसा श. ३, ३, १, १२.

२उरु-चक्षस्-क्षाः तै. २, ८, ७, ३.

उरु-ज्यस्-सम् तै. १, २, १, १२.

उरु-णसु(←नासिका)†-सौ तैआ. ६, ३, २.

उरु-धारा-रा श. ४, ५, ८, ९.

उरु-प्रथस्-थाः श. १, २, २, ८; का. २, २, १, ६.

उरु-बिली-ली श. ६, ६, ४, ८; -ल्याम् श. ९, २, १, १.

उरु-व्यचस्-चसम् तै. २, ४, ५, २; तैआ. ६, ७, १; -चसा शांआ. २, १८; -चाः तै. २, ६, ८, २. उरुची-अद्र.

उरु-शंस-०स श. ९, ४, २, १७; गो. २, ३, ६.

उरु-शमन्-मां श. ५, ३, ५, ३७.

उरुची(←उरुव्यञ्च्)-म् तै. २, ८, ६, २.

उर्वी-र्वीयाम् श. १, ५, १, १७.

√उरुव्य, उरुव्यति ऐ. १, २८^२; उरुव्यत् तै. ३, १, ३, ३; उरुव्य श. २, ३, ४, ३१, का. १, ४, १, २२.

उरुव्य-व्यः तैआ. ६, २, १.

उरु(ल अद्र.)क-कम् ऐ. २, ७; तै. ३, ६, ६, ४.

उर्व-उर्व द्र.

उर्वरा-रयोः शां. ३०, ८; श. ८, ३, ४, १; -रा तां. १६, १३, ६.

उर्वशी(उरु√१अच्)-शी श. ३, ४, १, २२^२; ८, ६, १, २०; ११, ५, १, १, २.

उर्वारु-रुणि तां. ९, २, १९.

उर्वारुक-कम् इव श. २, ५, ३, १२; १४; का. १, ६, २, ७^२.

उर्वारुतिसंतत् ? जै. १५०.

उर्वारुष्टि-क्षयः जै. ८५.

उर्वारुबहुप्रवृत्त-म् जै. ८५.

उर्वीव-उर्वीव द्र.

उर्वी- उरु- गद्र.

उल-वृक्षुत्तरक्षु-क्षुः गो. १, २, ८.

उलुक्व-क्वः जैउ. १, १, ६, ३.

उल(ह)म्बल-लौ तैआ. ६, ३, २.

उल्लक-कः तैआ. ४, ३३, १.

उल्लखल-लम् श. १, १, ४, ६, ७; ७, ५, १, २२^२; २६; ३८^२; १०, ५, ५, ७; १२, ५, २, ७; का. २, १, ३, ११; -लाय का. २, १, ३, १२; -ले श. १, १, ४, ८; ७, ५, १, २६; २७; का. २, १, ३, १३; तै. ३, ७, ६, २१; जै. १९८^२.

उल्लखल-बुध-धः तां. २५, १०, ५; जै. १५६.

उल्लखल-मुमल-लाम्याम् श. १, १, ४, ७; २, २, २, १; ४, ३, ४, १; ७, ५, १, १२^२; ११, १, २, १; -ले श. १, १, १, २२; ६, १, २, ३०; ७, ५, १, १२^२; १६; २५; १०, ४, ३, १४; का. २, १, २, १; -लेन का. १, २; २, १; २, १, ३, १२; ४, १९; २, १, ८.

उल्लखल-रूप-ता-यै श. ७, ४, १, १५.

उल्लका-लक्या श. ५, ५, ४, १९; -लकाः ष. ५, ९.

उल्लुपी-०षि श. ११, २, ७, २२; -पी श. ११, २, ७, २१; २३; -पीम् श. ३, ९, २, ९.

उल्लुक्थन्त-न्तः श. ११, २, ७, २५;

उल्लव-ल्वम् ऐ. १, ३; श. ३, २, १, ११; ५, ३, ५; २०^२; ६, ५, ३, ५, ६, १, २४; २, १३^२; १५; १६^२; ७, १, १, ७; ८; १६^२; २, १, ५; ६; ३, १, ११; ८, ६, २, २; तै. १, ६, ३, १; ७, ६, ४; २, ६, ०, २; तैआ. ३, ११, ४; गो. २, ६, १५; -लवात् ऐ. १, ३; श. ६, ६, २, १३^२; -ल्वेन ऐ. १, ३^२; श. ७, १, १, ८; ३, १, ११; -ल्वेन इव श. ३, २, १, १६; ३, ३, ३, १२^२.

उल्लव-जरायु-गी जैआ. २, १७, १.

उल्लवण-णम् ऐ. २, ७; ऐआ. ३, २,

† बाह्वच-यजुर्वेदयोरुत्तरपदाद्युदात्तत्वदर्शनाच्चिन्त्योऽयं स्वरः । † 'रु-' इति बाह्वचपाठः ।

३; शां. ६, १२^१; १६, ८; २६, ४^२;
 ५^३; शांआ. ८, ३; तैआ. १, १०,
 ७^३; घ. १, ५^३.
 उल्बणिष्णु- ष्णु ऐआ. २, ३, ८.
 उ(ल्य)→ल्लया- ल्लया: श. ५, ३,
 ४, १८.
 उल्लमुक्- कम् ऐ. २, ११; ७, ७; श.
 २, ४, २, १४^३; २४; ६, २, ७; ३,
 ३, ४, २२; ८, १, ६; ७^३; २, १८;
 ४, ६, ८, ५, ७; १२; ५, २, ३, २; ४,
 १५; १६; १२, ४, ३, ३; का. १, ३,
 ३, १२^३; २०; ६, २, ४; -कस्य श.
 ३, ८, १, ८; १२, ४, ३, ३; -काव
 श. १२, ४, ३, ३^३; -कानाम् श.
 २, १, ४, २८; -कानि का. १, १,
 ४, २५; -के श. १, ८, २, १;
 -केन का. २, २, १, ११; १९; तै.
 ३, २, ८, ११; -कै: श. ४, ६, ८, ७.
 उल्लमुक्-मुध्या- -ध्ये श. १२, ४, ३, ३.
 उल्लमुक्कावक्षयण- -णम् श. ११, ६,
 ३, ३.
 उल्लमुक्य- -क्येन श. १२, ५, १, १६.
 उल्लिख(द्+लिख्), उल्लिखति ऐआ.
 ५, १, ४; श. २, १, १, २^३; ४, २,
 १३^३; ३, २, १, ३०; का. १, १, १,
 २^३; ३, ३, ११^३; जै. १२३; उल्लि-
 खामि ऐआ. ५, १, ४^३; उल्लिखेत्
 तां. ५, ६, १४.
 उल्लिख्य ऐआ. ५, ३, ३; घ. ५, २.
 उल्लुस(द्+लुप्) -सः‡ शांआ. १२,
 २; ७; ८.
 उल्लव(वल्) -तु: श. १, ७, ३,
 १६; २, ६, १, २२; ४, ४, ४, ११;
 का. १, ६, १, १४; तै. ३, ५, ७, ५, ६,
 ११, ४; -त्ते तै. २, ४, ८, ४; -त्र
 श. २, ६, १, २२; ३, ३, ३, १०; का.
 १, ६, १, १४; तै. ३, ११, ८, १; तां.
 ७, ५, १९; गो. २, ४, १; -न्तः श.
 २, ६, १, २२^३; का. १, ६, १, १४^३;

तै. २, ६, १६, १; -न्तम् श. ३,
 ३, ३, १०; -न्ता ऐ. ५, १८.
 उशती- -ती: शां. १२, २; तै. ३,
 ५, १२, १; तैआ. ४, ४२, ४; १०,
 १, १२.
 उशमान- -नः तै. २, ४, ५, ३.
 उशनस्(→शानन्) -नसम् जैउ.
 २, ३, १, ८; -नसा जैउ. २, ३, १, २;
 -ना तां. ७, ५, २०; १४, १२, ५;
 -नाडव तां १४, १, ३; सा १, ४, १७.
 उशान्ता- -ना श. ३, ४, ३, १३; ४,
 २, ५, १५.
 उशिञ्- -क् श. ११, ५, ९, १२; तां.
 १, ४, ७; ९, ९; गो. २, २, १३;
 -ग्भिः तै. २, ४, ३, ६; -जः शां.
 २०, २; श. ३, ७, ३, १०^३.
 उशीनर- -रेषु शांआ. ६, १.
 उष, औषति श. १४, ४, २, २;
 औषत् श. १४, ४, २, २; तां. १४,
 ६, ६.
 उष- -वान् जै. ३८.
 उषस्- -षः तै. ३, १, ३, २; -षःसु
 श. ६, ३, ३, ६; -षसः ऐ. २, १८;
 ४, ९; ५, १८; शां. ८, ६; २६, ११;
 शांआ. १२, ४; श. ५, ४, १, १५;
 ६, ७, २, ४; ८, १, ४, ८; १४, ९, ३,
 १२; तै. १, २, १, २०; २, ४, ७, ९;
 ५, ६, ५; ८, ७, ८; ११; ९, ९; तां.
 ९, ३, ४; २०, १, ४; जैउ. १, १५, १,
 ५^३; आ. जैआ. १, १४०; १७८;
 २१६; २१९; ३०३; ३५६; ४२२;
 ४५१; सा. ३, ३, २; गो. २, ३,
 १३; -षसम् ऐ. ३, ३३; ४, ८; ७,
 १६^३; शां. २५, २; ७; श. १, ७,
 ४, १; तै. २, ७, १३, ३; ८, ७, १; ३,
 १, १, ९; तैआ. ३, १८, १; तां. ८,
 २, १०; २०, १५, २; ३^३; जै. २०७;
 -षसस्-षसम् तै. ३, ११, ५, ३;
 -षसा का. १, ३, १, २७^३; तै. २,

७, १२, ६; -षसाम् ऐ. १, २१; ७
 ६; शां. ८, ६; श. ६, ३, ३, ६; ७,
 ३, १०^३; ११, ५, १, ७; तै. १, २, १,
 २३; ७, ६, ८; २, ६, ८, १; तां. १३,
 २, ३; -षसि ऐ. ४, ९; श. ६, १,
 ३, ८; तैआ. २, १५, १; १०, १०,
 २; ४९, १; -षसे ऐ. ३, ४८; तै.
 ३, १, ६, ३^३; ८, १६, ४^३; १८, ६;
 -षा: ऐ. २, १५, १८^३; ३, ४८; ४,
 ९; शां. ६, १^३; ११, ६; श. ६, १,
 ३, ७; ८; ७, २, ४; ७, २, ३, ८; १०,
 ६, ४, १; तै. १, ४, ४, ५; २, ६, ६, ५;
 ३, १, ६, ३; ७, ६, २३; ८, १६, ४;
 तैआ. २, ५, २; ४, ४२, १; तां.
 २५, ८, ४९; सा. २, ४, ८; -षासः
 तै. २, ८, ९, ९; -षासम् तै. २, ५,
 ४, ३; -षासी तै. २, ६, १४, २.
 उषर्बुध्(स्+बुध्) -धम् ऐ.
 ५, ६; शां २३, १; ३; सा १३, ५, १, १२.
 उषासा-नुक्- -कम् तै. २, ६, १२,
 ३; -क्ता ऐ. २, ४^३; शां. २४, ९; तै.
 २, ६, ८, ३; १०, २; ३, ६, २, ३; ३,
 ३; १३, १; १४, १.
 उषस्तुस्(ः) श. १४, ६, ५, १^३.
 उषस्य- -स्यम् ऐ. २, १८; ४, ८^३;
 ९; शां. ११, ३; १८, २; -स्यानि ऐ.
 २, १७; -स्ये शां. ११, ४.
 उषा- -षाम्याम् तै. २, ६, १४, २;
 -षे तै. २, ६, ११, ५; १८, ३; २०, २.
 उषित्वा(वप्) श. १४, ८, २, २.
 उष्ट्र(वष्) -ष्ट्रः ऐ. २, ८; ३, ३४;
 श. १, २, ३, ९; का. २, २, १, २२;
 -ष्ट्रम् श. ७, ४, २, ३५^३; तां. १, ८,
 १२; -ष्ट्रे श. ७, ४, २, ३५.
 उष्ट्रा(-ष्ट्रा-आ-)रोहण- -णम् श्वावा.
 ११, ४.
 उष्ण, ष्णा- -ष्णः श. १, ५, ४, १; ८,
 ६, १, १९; ७, २, ११^३; जै. ५९^३;
 -ष्णम् ऐ. ७, ५; ऐआ. २, ३, ३;

† 'च्य-' इति B.W. स्वः । ‡ उल्लुसः इति मुपा. । § 'कषाः' इत्यपाठः । स. तु. वयोपरि मुद्रितम् ।
 'उषः' सं. १. बाह्वपाठः । तु. ऋ. ७, ७६, ३ ।

श. २, २, ४, १५; १२, ४, २,
२; ९; ५, १, ७; जै. ५९^१; गो. १,
१, ३ ३^१; -ष्णम्इव का. १, २,
४, ११; -ष्णा तैआ. ४, २३, १;
-ष्णा: जै. ५९; -ष्णानि गो. २,
६, ६; -ष्णे श. १२, ४, २, २; ३; ९;
-ष्णेन मं. १, ६, २.

उष्ण-तर- -र: जैउ. ३, ६, ४, ४; ७.
उष्णिह(-इ/स्निह्)- -ष्णिकू ऐ. १,
५; ४, ३; ऐआ. १, १, ३; ३, ८^१; २, १,
६; ३, ४; शां. ११, २; १७, २; २६, १;
२७, १; शांआ. २, ३; श. ८, २,
४, १४^१; ३, ३, ६; १०, ३, १, १; ३;
३, २, २; तै. १, ५, १, ४; ५; २, ६,
१८, १; तां. ८, ८, २६^१; १०, ३; ४;
दै. ३, ४; -ष्णिक्षु शां. ३०, ३;
तां. २४, ११, ७; -ष्णिगिभ: शांआ.
२, १०; -ष्णिह: ऐ. ४, ३^१; ऐआ.
१, ४, १; ५, २, ५^१; शां. १७, २;
१८, ३; २७, ३; शांआ. २, १०^१;
श. ८, ६, २, ३; ११; १०, ३, १, ३;
तां. ४, ४, ३; ८, ५, २; जै. ५०;
-ष्णिहम् शां. ९, २; ११, २; १५,
२; ३०, ११; तै. २, ६, १७, २;
-ष्णिहा ऐ. ८, ६^१; तै. १, ५, ५, १;
३; ४; ७; तां. ८, ५, २; -ष्णिहाम्
दै. २, ३; -ष्णिहि तां. ८, १०, ३;
९; जै. ८९; -ष्णिहौ ऐ. १, ५^१.

उष्णिक्कुम्- -ब्भ्याम् तां. ८, ५, २;
जै. ५०; गो. १, ५, २५; -भो:
जै. ५०; -भौ तां. ८, ५, १; ४; ५;
२०, २, ३^१; जै. ३२; ५०; ८९;
ष. १, ३.

उष्णिक्कुम्- -भे गो. १, २, २४.
उष्णिहा- -हया दै. २, ७.
उष्णिह-ककुम्- -ब्भ्याम् श. ४, २,
५, २०.
उष्णिहा-गायत्री- -ञ्यौ ऐ. १, ६.
उष्णीष- -ष: श. ३, ३, २, ४; ५, ३, १,

११; १४, २, १, ८^१; जै. १९८;
-षम् ऐ. ६, १; श. ३, ३, २, ३;
४^१; ४, ५, २, २; ५, ३, ५, २३; तै.
१, ७, ६, ४; तैआ. ४, ८, १; ५, ७, २;
तां. १६, ६, १३; १७, १, १४; जै.
१९८; -षेण ऐ. ६, १^१; श. ३,
३, २, १८; ४, ५, २, ७; जै. १९८.

उष्णीष-भाजन- -नम् श. ३, ३, २, ४.
उष्णीषिन्(-ष+इनि)- -षिण: दै. ३,
४; -षी शां. २९, १^१; गो. १,
२, १९^१.

उस्त्र, स्त्रा(√वस्)- -स्त्र तैउ. ७, ८, २;
तैआ. ४, ८, २^१; ५, ७, ३^१; -स्त्रम्
गो. २, १, १६; -स्त्रा: तै. २, ८, ७,
८; ३, ८, १८, ३; -स्त्रौ श. ३, ३,
४, १२; -स्त्रौ श. ३, ३, ४, १२.

उस्त्रि- -स्त्रय: तां. १४, ११, ६.


उस्त्रि(य→)या- -या: श. १३, ८, २,
५^१; ९^१; तै. ३, १, ३, २; -यासु ऐ.
१, २२; श. ३, ३, ४, ७^१.

उस्त्रिष्- -ष: तै. २, ७, १३, २.

उहस्त्वृषभ- -भौ गो. १, २, ५.

उहा तां. १३, ६, १३^१.

उह्यमान(न→)ना(√वह)- -नायै
शां. १८, १.



ऊ

ऊं ऐ. १, ९; ६, २३; श. ६, ४, ३, १०;
१३, ५, १, १२; का. १, ३, ४, २;
तै. ३, ७, ९, ९; तैआ. १, १३, २;
३, १८, १; ६, ३, १, ४, २; जै. ७०^१;
सा. २, १, ५; ३, ४.

ऊढ(√वह)- -ढम् शां. २३, ७.

ऊढ्वा श. १३, ८, ३, १२.

ऊत्ति(√अव्)- -तय: ऐ. १, २^१§; तै.
२, ४, ५, २; -तये ऐ. १, २२; २,
२; ३, १५; ३०; ४, २९; ५, १६,

१९; २१; ८, १; ऐआ. १, २, १; ४,
१, १; ५, २, ५; शां. १०, २; १५, २;
२०, २; २२, ९; २४, २; २५, ११;
२६, १०; १३; शांआ. १, ३; श.
४, ६, ४, ५; ६, ३, २, ४^१; ४, ३, १०;
९, ५, २, ६; तै. २, ४, ४, ३; ६, ८;
८, ४, ४; ३, ५, ७, ४; ६, १, २; ३; ७,
११, ४; तैआ. ४, २०, १; १०, १,
९; तां. १३, १०, २; १५, ४, ३;
जै. १९४; -ति: ऐ. ४, ३२; शां.
२२, २; २४, २; -तिभि: ऐ. ७,
४; शां. ८, ५; श. १४, २, २, २१;
तै. १, ५, ८, ३; २, ४, ३, ६; ६, ७, १;
७, १३, ४; तैआ. ३, १७, १; ४,
९, ३^१; ४२, ३; ५, ८, २; ६, ५, १;
-तिम् श. १२, २, २, ४; तैआ. ५,
२, १०^१; तां. ९, ५, ४^१; -ती ऐ.
७, ९; ऐआ. ५, २, २; शां. २०, २;
श. ९, ५, २, ७; तै. २, ८, ३, ६;
तैआ. ४, ४२, ३; -ती: तै. १, १,
३, ३; २, १, २; -त्या शां. २७, २;
तै. ३, ७, १०, ५; गो. २, ४, १.

ऊति-मत्- -मत् शां. २२, ६; ९^१;
-मान् शां. २२, ९.

ऊतीक- -क: तां. ९, ५, ४; -का:
तैआ. ५, २, १७; -कानाम् तैआ.
५, २, १७.

ऊतीक-त्व- -त्वम् तैआ. ५,
२, १०.

ऊधस्(→धन्)- -ध: शां. २७, ३;
ऐआ. ५, ३, २; श. २, ५, १, ५; ६,
५, २, १७^१; ७, ४, ५; ९, ३, ३, १५;
१६^१; १७; का. १, ४, ३, ४; तां.
२४, १, ६; १०; ११; जैउ. ४, ५, ४;
-धन् श. ६, ७, ४, ५; -धस: श.
६, ५, २, १८; तां. २४, १, १२;
-धसा शां. २७, ३^१; -धसि ऐ.
५, २, ७; ७, ३.

ऊर्ध्वारा- -रा तां. १३, १२, १२.

† 'इ/स्त्राते: √स्त्रिहनेवेति नि. ७, १२ । ‡ उ (गद्र.) इति निपातस्य संहितायां दीर्घो ज्ञेयः ।
'ऊम्इति' इति पपा. । तु. पा. १, १, १८ । § पक्षान्तरे आ/अयतेर्वर्णविकारेण निष्पन्नोऽयं शब्द इत्याह सा. ।

ऊध-वन्- -व् ऐ. ५, ६.
 ऊन्, नात्- -नः तै. १, २, २, २; तां. १६, ३, ७; जै. १४७; -नम् ऐ. ५, २४^३; श. २, ३, ४, १९; ११, १, २, ९^२; २, ३, ७^२; ८; ९; ५, ३, ७; का. १, ४, १, १५; तै. ३, ७, ११, ५; ११, ६, १; तैआ. ४, ५, ६; ४२, ५; तां. २०, १२, २; जै. ६०; १३१; गो. १, १, २२; -नम्इव तां. ९, ३, ११; -नाः जै. ६२; -नात् जै. १६४^३; -नात्इव व. १, ३^३; -ने तै. ३, ३, ३, ५; तां. १९, ३, ९; जै. १४३.

ऊना(-नअ)-श्चर, रा- -रम् व. १, ३; -रा व. १, ३^३.

ऊना(-नअ)-तिरिक्(√रिच्)- -कम् ऐ. ५, ४; तां. ४, ८, ३; २०, १२, २; -कयोः ऐ. ५, २४; -क्तात् जै. १३१; -क्ताणि ऐ. ५, २४; श. १०, ३, २, १३^३; -कौ ऐआ. १, ४, २^३; तां. ४, ८, ३; १६, ३, ७; जै. १३१.

ऊम(√अच्)- -माः ऐ. ७, ३४; ऐआ. १, ३, ४^३; ५, १, ६; -मैः ऐ. ७, ३४.

ऊर्- -रुः ऐ. ७, १; वा ११, ५, २, ३; ५; गो. १, ३, १८^३; -रुभ्यः सं. २, ५, ४; -रुभ्याम् तै. ३, ७, १२, २; तैआ. २, ३, १; -रुम् श. ३, ३, ३, १०^३; -रु ऐ. २, ३५^३; ७, २; ऐआ. १, १, २, ४; ३, ५, ८; ५, १; २, १, ४; ५, ३, १; शां. ३, ९; श. १०, ३, २, ९^३; ११, १, ६, ३३; २, ६, ९; १२, १, ४, १; ५, २, ७; १३, ४, १, ९; १४, ३, १, २२; ९, ४, २०; तै. १, ५, २, २; २, ६, ५, ५; ३, ६, ६, ३; तैआ. ३, १२, ५, ६; आ. २, २३, १६; गो. १, ५, ३; -रुन् ऐआ. ५, १, १; श. २, ६, २, १२; १५; का. १, ६, २, ७; तां. ८, ७, १०; ९, ८,

९; -रौः जै. १९८; -रौ श. ३, ३, १०; १२, ६, १, १२; तै. २, ४, १, ३^३; तां. १२, १०, १२; -रौः श. १३, २, २, ८; सं. १, ३, ५.

ऊर्-च्छिन्न(√छिद्)- -न्नः शांआ. ५, ३.

ऊर्-द्वन्- -न्नः श. १२, २, १, ३^३; -न्नम् श. १३, ८, ३, ११.

ऊर्-बलित्- -डी श. १३, २, २, ८; तै. ३, ८, २३, ३.

√ऊर्ज, ऊर्जयति श. ७, ५, १, १८; ऊर्जयति श. ७, ५, १, १९; ऊर्जयध्वम् शां. २८, ५९.

ऊर्ज- -र्क ऐ. ४, २५; २६; ५, २४; ८, ७; ८; ९; ऐआ. १, २, ३; शां. १२, १^३; २^३, १५; २७, ६; शांआ. १, ७; २, १; श. १, २, २, ६; ७, १, २; ८, ३, १५; २, ४, २, १; ३, २, १, १४; ३३; ३, ४, २७; ६, १, २; ४, २, २, १५; ३, १, १७; ६, ९, २२; ५, १, २, ८; २, १, २३; २, २; ३, ४, २, ५, १२^३; ४, ३, २, ६; ६, ६, ३, ३^३; ७, १, १३; ७, २, २, ३, ४, १, ३८; ५, १, १५; १८^३; ९, १, २, ५^३; २, २, ३, ३, ४०; ४, १, १०; १०, १, ५, ४; ५, २, २०; १२, ७, १, ९; ८, ३, ५; १४, १, २, ४; ३, ९, २, २, २७; का. १, ३, ३, १; २, २, १, ५; तै. १, १, ३, १०; २, २, २; ६, २; ५; ३, ८, २; २, ७, २, २; ३, ३, ६, ४; ७, ७, ९, ८, १, १; १२, ९, ५; तैआ. ३, ९, २; ४, ३, ३; ५, २, ४; ४, ४; ९, ३; ७; १०, ५; तां. १, ६, १५; ५, ५, २; ६, ४, ११^३; ८, ८, १४; १९; १६, ६, ४; १८, २, ११; २५, १८, ४; जै. ७०; ७१; १४३^३; १४४; गो. २, १, ७; -र्जः ऐ. ७, ३२; ऐआ. १, २, ३; ४; शां. २५, १५; २७, ६; शांआ. १, ७; श. ३, २, १, ३, ३; ७, ३, १, ३१^३; ९,

४, १; १०^३; का. १, ४, १, १९; -र्जः २, ३, ४, २५; ३, ३, ४, २७; ५, २, १, २३; २, २; ३, ४, २; ७, ३, १, ३१^३; तै. १, २, १, ५; ६, ५; ३, ८, २; ७, १०, ६; ३, ३, १, ४; ७, ५, १२; तैआ. ४, ८, ४; १८, १; ५, ७, ५^३; तां. ४, ९, १५; जै. ६२; १४३; जैआ. २, ८, ४; -र्जम् ऐ. २, ९; ४, १७^३; २५; २६; ५, २२^३; २४^३; ७, ३२; ८, ८; ९; ऐआ. १, २, ४; शां. १२, १; २८, ५; शांआ. २, १; श. १, १, ४, १८; २, ३, ४, २५; ५, ३, १७; ३, २, १, १०^३; ६, १, १२; १७; २१; ८, २, १६; ९, ४, १८^३; ५, १, २; ८; ५, ४, ३, २६^३; ६, ६, ४, ७; ७, ३, १, २३^३; ४, १, ३८; ५, १, १५; २४; ८, ५, ३, ३; ९, १, २, ५^३; २, ३, २५; ११, १, ६, २१^३; १२, ४, ३, ४^३; ७, २, १४; १४, ४, ३, १; ७; श. १, २, ३, १८; ४, १, १९; २, १०^३; ५, २, १६; २, १, ३, २०; तै. १, १, १, १; ५; ३, ४^३; १०^३; ७, १; ८, ५; २, १, २; ३; ५; २१; २३; ४, १, ५; ६; ९, १^३; २^३; ३^३; ४^३; ५^३; २, ४, ६, १०; ११; ६, ३, ५; १०, ३^३; १२, २; १४, ६; ३, २, १, ३; ५; ५, ८; ९; ३, १, ४; ५; ५; ६, ५; ६, १३, १^३; ७, ४, ३; ८; १५; ६, ६; १२; ७, १३; ८, १, १; १०, ५, १; ११, ४, १; तैआ. १, ७, १; ४; ४, ६, २; तैआ. २, ५, १; ४, ३, ३; ५, २, ८; ९; ३, ९^३; ८, ६; ९, ३; ६, ७, १; १०, ५, १; तां. १, ६, १५; ५, ५, २; ६, ४, १; ११^३; १३^३; १६, ६, ४; १८, २, ११; २१, ३, ७; सं. २, ३, १५; व. १, २^३; गो. २, १, ६^३; ७; जै. ७; ११७; १४४; -र्जां शां. १२, १६; २८, ५; श. २, ३, २, २७; ३, ६, १, १२, १५; ८, २, १६; ४, ५, ८, ७^३; ५, १, ५, २०, ६, ६, ३, ३; ७, १, १३; ३, ६; ८, २,

† √अवतेरिति उणा. | √ऊनेरित्यस्मान् भाति । ‡ 'ऊर्ज-' इत्यस्य छान्दसदीर्घत्वे रूपमिति भा. सा. । तु 'उरौ' गो. २, ६, ४ । § 'ऊर्जोऽर्जयध्वम्' इत्यवग्रहवोत्यो मुपाचिन्त्यः । § ऊर्जेव' इति पाठान्तरमपि लभ्यते ।

६; ७, २, २, ३; ५, १, १९; ८, ५, ३, ३; २, २, २, ३; ९, ४०; १४, १, २, ४; ३, ९; का. १, ४, १, २१; तै. २, ७, २, २; १७, २; ३, ३, ६, ५; ६, २, २; तैआ. ३, ८, २; ४, २०, २; ५, २, ४; ४, ४; ९, ७; तां. ६, ४, १४; ७, १, ६; जै. ३; ७१; -जिं श. ७, ५, १, १९; २७; १२, ८, ३, ५; तां. ६, ४, १३; -जिं श. १, २, २, ६; ७, १, २; ८, १, १५; ४, २, २, १५; ३, १, १७; ७, ५, १, ३१; ८, ३, ४, १०; ९, ३, ३, ११; १४, २, २, २७; का. २, २, १, ५; तै. १, ४, ४, ९; ३, २, १, ३; ७, ७, ११; तैआ. ४, १०, १; ४२, ४; ५, ८, ६; १०, १, ११; तां. १, १, ९; मं. १, २, ७; गो. १, १, २, ९; २, २, १५.

ऊर्ज, ऊर्जा- -जः श. ४, ३, १, १७; ८, ३, २, ६; -जय गा. १, २, २२; ३, १; -जाम् गो. १, २, २२; ३, १; -जाय तैआ. ६, ५, १.

ऊर्जयत्- -यतः वं. १; -यन् वं. १.

ऊर्जयन्ती- -न्त्या तै. १, ४, ८, ६.

ऊर्जयमान- -ने तै. ३, ६, १३, १.

ऊर्जस्वत्(-स्+मत्पु)- -स्वत् ऐ. ८, २६; श. १३, ३, ७, ६; तै. ३, ७, ९, ९; ९, १९, १; तां. १, ६, ३; -स्वन्तम् श. ३, ९, ४, ५; तैआ. ६, १२, १; -स्वान् श. १३, ३, ७, ६; तै. ३, ९, १९, १; गो. २, १, ७.

ऊर्जस्वती- -ती श. १, २, ५, ११; ९, १, ७; ७, २, २, १०; का. २, २, ३, १०; तै. ३, ५, १०, २; ७, ६, ६; तैआ. १०, ४२, १; -तीः श. ५, ३, ४, ३; तै. ३, २, १, ५.

ऊर्जा-वत्- -तः मं. १, ५, १.

ऊर्जा(-जसा)-हुति- -तयः श. ५,

१, २, ८; -ती तै. २, ६, १०, ३; १४, ३; २०, ३; ३, ६, १३, १; १४, १.

ऊर्जिन्- -जीऽइव मं. १, ५, १.

ऊर्जादा(-स्+दा)- -दाः तां. ६, ४, ११.

ऊर्जा- -णाः श. २, ५, २, १५; का. १, ५, १, १३; -णाभिः श. १२, ५, १, १३; ७, २, १०.

ऊर्ज-अदस्- -दसम् श. १, ३, ३, ११; ४, १०; तै. ३, ३, ६, ७; -दाः तै. २, ६, ११, ३; ६, १४, ५; ३, ६, २, १; तैआ. ६, ७, १; -दाः श. ३, २, १, १४.

ऊर्ज-वाभि- -भिः श. १४, ५, १, २, ३.

ऊर्जा-मृदु- -दुः तै. ३, ७, ४, १०; ६, ५.

ऊर्जायु- -युः जै. १७६; १७७; -युम् श. ७, ५, २, ३५; तां. १२, ११, १०.

ऊर्जावत्- -वन्तम् ऐ. १, २८; -वान्ऽइव शां. १९, ३.

ऊर्जावृभि- -भयः तै. १, १, २, ५.

ऊर्जा-वल- -म् श. ७, ५, २, ३५.

ऊर्जा-सूत्र- -त्रम् श. १२, ७, २, ११; -त्रेण श. १२, ७, २, ११; तै. २, ६, ४, १.

ऊर्जा-स्तुका- -काः ऐ. १, २८.

ऊर्ध्व-नाभि- -भिः तैआ. ४, १८, १.

ऊर्ध्व, ऊर्ध्वा- -ध्वः ऐ. १, २२; २, १, २; ३; १४; ३, ३३; ३९; ४२; ४, २५; ५, १८; ७, १२; १५; ३१; ऐआ. २, ५, १; शां. ७, ६; १०, २; २६, १५; श. ३, ६, ३, १०; ६, ३, ४, १०; ७, २, ९; १३; १४; १५; ३, ३; ४; ५; ६; १०; ७, १, १, १४; ३, १, ७; ४, १, १८; ५, १, ३६;

२, ३०; ८, ७, १, १८; २०; ९, १, १, ३२; ४०; ४१; १०, २, २, १; ४, १, २१; २, २७; ३०; ३१; ५, ५, १०; ११, ७, ४, १; १२, ७, ३, २२; १३, १, ४, २; १४, १, ४, १४; २, २, २८; ८, १२, १; तै. १, ८, ५, २; २, ८, ७, ४; ३, ३, ७, ८; ६, १, १; २; ९, १३, २; तैआ. ३, १२, २; ४, ३, ३; २०, १; ५, ३, ७; तां. १, ५, ५; ४, २, ११; ६, २, ८; १०, ५, २; ११, १०, १२; १८, ६, २; जै. ९; ८१; ९०; ९२; १०६; १५६; १५७; २०७; जैज. १, २, १, ६; ९, २, १; १२, २, ४; १४, ४, ४; १७, ३, ४; ७; १८, २, ६; २, २, १, १; ३, ६, ९, ६; गो. १, १, ९; २, २, ६; -ध्वऽइव का. १, २, १, ११; -ध्वम् ऐ. २, १; ३८; ३, ६, ५; ३; ४, १३; ५, ३१; ६, १५; ७, १७; ऐआ. १, ५, ३; २, १, ४; ३, ३; ४; ५, १, ३; ४; ३, १; शां. २, ७; ८; ६, १; ७, ६; १७, ६; १९, ५; २६, १; ४; श. १, ५, ३, २३; ६, १, १०; ३, ५, ३, १७; ४, २, ४, १४; ६, १, १, ३; ४; ७; १२; २, ३, ३; ५; ८; ३, १०; ५, २, १५; ३, ९; ७, २, ९; १३-१६; ७, १, २, ६; ११; २, ३, ९; ४, १, १३; २, २२; ५, १, २६; ३६; ८, २, १, २; ११; १७; १८; ३, १, १; २; ४, ४; १३; ४, १, २; ६; २, १५; १६; ३, १०; ५, १, १; १; २; ४, ८; ७, १, १०; १२; १८; ४, २०; २१; ९, १, १, ४४; २, ३, ५, १; ३, ३, १९; ४, ३, ३; ४, १; १०, १, १, ११; ३, १, ४, ११; ५, २; ३; ५, १, ४; २, ६; ११, २, १, २; ४, २, ५; ८; ५, ९, ७;

†स्वररहितमुपा. चिन्त्यः । ‡ ऊर्णनाभिरित्यर्थः सा. । ऊर्ण+√वम् [Cf. Ol. High Germ. weben to 'weave'] इति MW. द्र. । 'ऊर्णनाभि-' इत्यस्यैवापपाठो वा स्यात् । तै. पाठस्तु 'ऊर्णावृभि-' अद्र. । 'ऊर्णा' । अ-भियः' इति पदद्वयम् । √विभेतेर्विचि नञि जसि गुणे च । क्विपि वा छान्दसह्रस्वत्वे रूपमाहृतः भा. सा. । अलुकि पदैकं स्याच्चेत् स्वरस्तत्र विमर्शापेक्षः । ऊर्णनाभि-द्र. । † इति कालि. मुपा. तत्रापि ह्रस्वादिश्चिन्त्यः । मैसं. 'उ । नाभयः' इति तमेव प्रमाणत्वेन स्वीकुर्मः ।

१२, ७, २, १; ३, २, २; ९, १, ७; १३, १, ३, २; ९, २; ५, २, ६; ६, १, १०; ११; १४, २, २, १, ७; ६, ८, ३; ४; ६; ७, १, १६; १, ७; ३, ९; ४०: का. २, २, ४, १३; तै. १, १, ६, ११, १०, १, ५, ६, १, २; २, १, ४, ६; २, ९, ४; ३, ३, ६, ५; ११, १, १, ७, १; तैआ. १, १, ३; ६, ३; ७, ६; २, ५; २, १, २; ३, १, २; २, २, १; ३, १, १; ४, ७, ३; १२, १, ५, १, ३; ११, ६; १०, १, २; ११, २; तां. ४, ३, १३; ८, ९, ११; १८, ६, ५; जै. ३, ५; १०६; १३०; १८०; १८५; १९४; जैउ. १, १, ३, ७; ३, ३, ४, ६; ७; सा. २, २, १, ४; ९; ३, ३, ५; १. १, ३; ४, ४; गो. १, १, ५; ११; २, ११; ३, ६; १८; २, २, १, ४; १, ७; ३, २, ३; -ध्वंस्डइव जै. १०६; -ध्वं ए. १, ८; ४, २, ५; ६, ३, २; सा. ३, ३, २, १२; ५, १, १, ४; ३, १, २; ५, १, १२; ६, २, १, ३, २; ३, १, ४; ३, ७; ७, १, १, ४; ७, १, १, १, ४; ८, २, १, ९; ३, १, १२; ५, २, १, ३; ९, १, १, ३, ८; ११, ८, ३, ६; १४, ६, ११, ३; ५; तै. १, १, १०, ६; २, १, २, ७; ३, ११, ५, ३; तैआ. १, २, ३, ७; १०, १, २; तां. ७, ५, ६; २०, १, ४, २; जै. २, ५; १०६; ११७; १३६; -ध्वंस्डइव जै. १०४; -ध्वं: ए. १, ५; २०; २, १; १३; ३, २, ९; ४, २; ५, ७; सां. ७, ६; १५, ४; २५, १२; सा. १, ४, ३, ८; २, ५, १, ११; २०; ४, ३, ५; ७; ९; ३, २, ३, १९; ४, ४, ४, १, ६, ९, १६; ६, २, १, ३, १; ३, २; २, २, ५; ५, २, १, ४; ८, ७, १, १०; ९, २, ३, २, ३, ५, १, ३, ६; ११, २, ३, २; ५, ५, ११; १२, २, ३, ८; ३, १, २; १३, २, १०, ३; १४, ६, ११, ५; का. १, ४, ३, ९; १६; ५, १, ४; ५; ७; ३, ६; तै. २, २, १०, ७; ३, ९, ६, ५; ११, ९, ६;

तैआ. १, ९, २; ४, ६, १; तां. ७, १०, ५; १६, ३, ४; १७, ४, २; १८, ६, ३; जै. २, २; ३, २; ३, ७; ३, ९; ८, १; ८, ८; १०६; ११७; १८२; २००; जैउ. १, २, ३, ६; १८, २, ६; ३, ४, ५, २; -ध्वंस् ए. २, २; सां. २, १, १; २, ६, १; सा. ६, ७, ३, ५; ८, ३, ४, ७; ७, १, १०; १, २; १, ३; २, ३; ९, १, १, ३, ४; ११, ५, १, १; ३; १२, २, ३, ८; तै. ३, ३, १, २; जै. ३, ९; १, ७, ५; -ध्वंस्नाम् तैआ. १, ७, १, २; -ध्वंस्नि सां. १, ७, २; २, ६, १; सा. ३, ४, ३, २, २; ६, २, १, ३, २; २, २, ९; २, १, १, २, १; १०, ४, ४, २; १२, ८, ३, १; तां. ८, ७, १; २, ४, १, १, ८; २, ५, २, ५; गो. २, ५, ६; -ध्वंस्भि: सा. १, ३, २, १०, ३; -ध्वंस् सां. २, २; ७, ६; २, ३, ८; सा. ३, २, ३, १, ९; ५, १, १, ४; ५; ४, १, ७; ५, १, ७; ६, ३, १, ४; ५, २, ८; ७, २, ३, ९; ५, २, ३, ०; ९, २, ३, ५, १; ११, २, ७, ७; १३, २, २, २, ५, २, ६; तै. १, ७, ७, २; ३, ९, ७, १; जै. १, १, ७; गो. १, १, १०; २, १; -ध्वंस्नाया: गो. १, १, १०; -ध्वंस्नाम् ए. ८, १, ४; १, ९; सा. १०, २, ६, ३; ५, ४, ४; -ध्वंस् तैआ. २, २०, १; -ध्वंस् सां. २, ६, २; तै. ३, ३, ७, २; -ध्वंस्मय: सा. ६, १, २, १, १; १०, १, ३, १; -ध्वंस् सा. ६, ७, १, १, १; १०, १, १, १, १; १२, २, ३, ८; गो. १, ४, १, ५.

ऊर्ध्व-गण- -णेन जैउ. १, १, ८, २, २.
ऊर्ध्व-ग्रन्थि(√ग्रन्थ्) - -न्थिस् एआ. ५, १, ३.
ऊर्ध्व-चिन्(√चि) - -व: सा. १, २, १, १, २; ७, १, १, १, ४; का. २, १, ४, १०; तैआ. ६, ६, २.
ऊर्ध्व-ञ्जु(←जाउ) - -ञ्जु: ऐआ. ५, ३, ३.

ऊर्ध्वञ्जानु- -नु सा. १, ५, १, ५.
ऊर्ध्व-नभस्- -सम् सा. ३, ८, २, २, ८.
ऊर्ध्व-पवित्र- -त्र: तैआ. ७, १०, १.
ऊर्ध्व-वर्हिस्- -र्हिस्मय: सा. १, ४, २, २, ३, ५.
ऊर्ध्व-बाहु- -हव: ष. ४, ३; -हुम् सा. ५, ४, १, १, ७.
ऊर्ध्व-बुध्- -भ: सा. १, ४, ५, २, ४, ५.
ऊर्ध्व-भस्- -रसम् तां. १, १, ६; -रा: तां. १, १, ६.
ऊर्ध्व-भानु- -नुम् सां. २, ५, २.
ऊर्ध्व-मन्यन्- -न्यन: तैआ. २, ७, १.
ऊर्ध्व-मूल- -लम् तैआ. १, १, १, ५.
ऊर्ध्व-रे(तस्→)त- -म् तैआ. १०, १, १.
ऊर्ध्व-वकल- -क: सां. १०, २.
ऊर्ध्व-वत्- -वत् ए. ४, ३, १; ३, २, ५, ६; १, ८; १, ९; -वान् ए. ४, ३, १.
ऊर्ध्व-सङ्घन- -नम् तां. ९, २, १०; -ने तां. ९, २, १, १.
ऊर्ध्व-स्तोम- -म: सा. १, २, २, ३, ९; गो. १, ४, १, ५; -मम् सा. १, २, २, ३, ८; ९; गो. १, ४, १, ५.
ऊर्ध्व(√ध्वस्)ञ्च्- -ञ्च्म् गो. १, ३, २, २.
ऊर्ध्व(√ध्वस्)ड- -डम् तां. १०, १, १; ११, ९, ७; -डेन तां. १०, १, २, ४.
ऊर्ध्व(√ध्वस्)ड- -ड्वास्मिन्- -सी सा. १, ४, ७, १, ४, ४.
ऊर्ध्व(√ध्वस्)स्व(ष्ठ→)ष्ठा- -ष्ठा सां. १०, ६.
ऊर्ध्व- -मैः गो. १, २, १, ४.
ऊर्ध्व(√क्) - -मय: जै. २, १, २; -र्मि: ए. ५, १, ६; सां. २, ५, १; सा. ३, ९, ३, २, ५; ५, १, ४, ६; ३, ४, ५; ८, २, १, १, ०; तै. १, ७, ५, १; तैआ. १०, १, ०, २; जैउ. १, १, ८, १, १; -र्मिभि: तै. २, ५, ५, ४, ८, २, ८; -र्मिस् ए. १,

† 'कूर्मः' इति कलि. मुवा. ।

२२; तै. २,४,३,१३; -मीं श. ५,३,४,४; -मीं तै. २,७, ७,७; -म्यां तै. २,५,७,१.
ऊर्मि-सूत- -मन्तम् तै. १,७,५,२.
ऊर्मिन्- -गम् तैआ. ६, १२, १; -णा तां. १२,११,३.
ऊर्व- -वःऽइव तै. २,५,४,११; -वम् ऐ. ५,१८; ऐआ. १, २,२; तै. २, ५,८,१०; -वां: ऐ. ७,३४; -वै: ऐ. ७,३४; तां. १,५,९; -वौं तां. २१,१०,६.
ऊर्व-ष्टीव- -वानि श. ८,३, ४,५; ४,३,११; -वे ऐआ. १,५,११.
ऊर्वस्थ- -स्थात् श. ८,७,२,१७.
ऊर्वस्थ-मात्री- -मात्र्यः श. ८, ७, २,१७.
ऊल- -लः जै. १५०.
ऊव(ब)ध- -ध्यम् ऐ. २,६;११; श. १०,६,४,१; १२,९, १,२; तै. २, ६,४,२; -ध्यात् श. १२,७,१,८; जै. १५०.
ऊवध्य-गृह- -हम् तै. ३,६,६,३.
ऊवध्य-गोह- -हम् ऐ. २,६;११.
ऊष(√उष्)- -षः ऐ४,२७; -षःऽइव श. २,५,१,१७; -षाः श. ५,२,१, १६;७,१,१,६;८; १६;२, १७; ३,१,८;११; १३, ८,१, १४; का. १,१,१,४; तै. १,१,३,१; २;२, १,२;३,७,६; ३, १२,६, २; जैउ. ४,११,५,१३; -षाः ऐ. ४,२७; -षान् ऐ. ४,२७; श. २,१,१,६; ७,१,१,६;७; ३, १, ८;११; का. १,१,१,४; तै. १, १,३, १; ३;२, १,२; -षैः तै. १,३,७,६.
ऊष-पुट- -टैः श. ५,२,१,१६.
ऊष-र- -रम् श. २,१,१,६; का. १, १,१,४; -रे श. १३, ८,१, १४; सं. ३.
ऊष-सिकत- -तम् श. ६,१,१,१३.

ऊषिवस्(√वस्)- -वांसः श. १२, ४,४,७.
ऊष्मन्(√उष्)- -ष्मणः ऐआ. ३,२, २; शांआ. ८,२; श. ३, ८, ३, २३; तै. १,३,१०,६; -ष्मणा श. ५,३,२,८; -ष्मणाम् शांआ. ८, २; -ष्मा श. ३,८,३,२३; ६,२,१, ५; तैआ. १,१०,७; -ष्माणः ऐआ. २,२,४; ३,२,५; शांआ. ८,८; -ष्माणम् ऐ. २,६; ऐआ. ३,२,२; तै. ३,६,६,२.
ऊष्म-भाग- -गाः तै. १,३,१०,६.
ऊष्म-रूप- -म् ऐआ. ३, २, १; शांआ. ८,१.
ऊ-स्वरतादि- -दीनि सा. २,१,६.
ऊहिवस्(√ऊह्)- -हिवान् ऐ. ३, ४७; श. १,८,२,१; ६, ६,३,३; -हुषः तां. १३,१२,१५.
ऊहुषी- -षीऽइव तां. ३,१२,१४.

ऊ
√ऊ(→ऊच्छ), ऊच्छति ऐ. ४,३१; शां. २६,४; श. २,६,२,२; ७,२, १,९;२,१,२,१२; १४,४,२,२३; का. १,६,२,१; तै. २,१,२,९;२,१, ५;८,८; तां. २,१७,४; ५,१०,३; ष. २,३; जैउ. १, २,१, १४; २, ४,३, ३; ऊच्छन्ति ऐ. ५,९; ८, ११; गो. २, ६, १०; आरिम् तै. ३, ७, १२, २; तैआ. २, ३, १; ऊच्छात् तै. २, २, ८, ४; तैआ. ५, १, १; तां. ७, ५, ६; जैउ. १, १६,२,६;८; १०; १२;३,२,४;६; ८; २,४,३,५; ऊच्छतु श. ७,५, २, ३२-३६; २,१, २, १२; तै. ३, ३,११, २;११, ५,१; २;३; आछेत् तै. १,१, ३,६; १२;२,१, ७;२,२,८,५; ३,२,३;४;५; तैआ. ५,१,१;२; ४,९; १०,६; तां. ७,

५,६;८,१; १३,६, १०; आच्छेत् श. २,६,२,१; का. १, ६, २,१; जै. १४६; ऊच्छेत् ऐ. ५, २३; श. २, २,१, १९; ११,४, २,२; १४, ३, १, १४; ऊच्छेत् तै. २, १, ४, ३;४; २,१, ३; जै. ३४; ष. २,३; ऊच्छेयुः ऐ. ५, ९; तां. ४,८,९;२,८,१३; गो. २, ६,१०; आरत् जैउ. २, ४, ३, ५; आरः ऐआ. ३,१,३; शांआ. ३,३; ७, ११.
अर्षयति श. ४,५, ७,७; अर्षयति तै. ३,२,४,४; ९, १५;३, ११,४; तैआ. ५,२,११;१३; तां. ६, १०, १४; अर्षयेत् तै. २, १, ३, ४;५; तैआ. ५,२,११;१३;३, १; ९,५; जैउ. ३,३,३,६.
अर्तोस्(ः) ऐ. २,२०.
अर्षयित्वा जैउ. ३,३,३,५.
अर्षित,ता- -तः तै. २, ८, ५, ४; -तम् गो. २,२,५; -ता शां. ५,८; तै. २,८,८,४; -ताः शांआ. ५,८; तै. २,७,१५,३; तैआ. १,७,१.
ऊच्छत्- -न्तः ऐ. ४,१३.
ऊच्छन्ती- -न्तीः ऐ. ४, १३.
ऊत्त- -तम् ऐ. १, ६; २६; २,४०; ४,२०; ऐआ. २,७,१; ४,१,१,५; ३,२; शांआ. ७,१; श. ३,३,४, २४;४,३,२१; ४,१,४,१०; ५,४, ३,२२;६,४,४,१०; ७,३,११;७, ३,१,२३; ११, २,७,९; १४, ३, १,१८; तै. १,५,५,१;२-५;७; २,१, ११,१; ७, १२,१; ३,२,९, १२;५,१, १;७,७, १;२;४;८,३, ४;१२,९,४; तैआ. ५,९, ७;७,१, १;९,१;१२,१; ८,४,१;१०, १,२; १३;८,१; १०,२; १२,१; ५०,१; तां. १८,२,९;२१,२,१; २५,१८, ४; ष. ४,५; सं. २,१,१४;४,१०;

† 'ऊर्व-' इति मुपा. । शाखाभेदाज्ज्ञेयोऽयं । तु. ऋ. ३,३०,१९ । ‡ 'ऊर्व-' इति मुपा. । 'ऊर्व-' इति बाह्वचपाठः स एवाहतः । ॥ √ऊह् ← √वह् इत्यर्वाचः । § 'आर्षयत्' इति मुपा. चिन्त्यः C. ।

जै. ११७; १४३; २१२; जै. ३, ६, ८, ५; गो. २, २, ४; -तस्य शां. २५, २; शांआ. १, २; श. १, ३, ४, १६; २, ३, ४, २९; ३, ७, ४, १; ८, २, ३; ४, १६; ७, ३, १, २३; १३, १, २, १; १४, ३, १, १८; का. १, ४, १, २२; तै. १, २, १, १२; १३; ७, ४, ३; २, ४, ३, ९; ४, ८; ७, १०; ७, ६, ३; ८, १, ३; ४, ४; ७, ८, १; ३; ६, ३, १; ४; ११, ३; ७, ७, २, ४; १२, १; ८, ३, २; ४: १२, ३, २; तैआ. १, २, ३, ९; २, ३, १; ६, १; ३, ११, ४; ११; १५, २; ४, ११, ४; ५, ९, ६; १०, १, ४; तां. १, १, २; २, २; ५, १; ६, ५; २१, ३, ७; मं. १, ६, २८; जै. २०; जै. ३, ६, ८, १; ५; गो. १, २, ९; -तस्य तै. ३, ७, ९, १; -ता तै. ३, ५, ७, ६; ६, १२, २; -ता: तैआ. ५, २, १२; -ताव् तै. ३, ७, १२, २; -तास्य तैआ. ९, १०, ६; -ते तै. १, ५, ७, १; ३, ७, ७, ४; -तेन तै. १, २, १, १४; ५, ५, १; ३, ५; ७, ७, ४, ४; २, १, १, १; ४, ४, ८; ६, २, १; २; ३; ७, १३, २; ८, ५; ६, ६; ३, ७, १२, १; २; ८, ३, ४; तैआ. २, ३, १; तां. १८, २, ९; जै. १४३.

ऋत-ज्ञा(√जन्)- -ज्ञा: ऐ. ४, २०; श. ५, ४, ३, २२; ६, ७, ३, ११; तैआ. १०, १०, १; ५०, १; ६३, १.

ऋत-ज्ञ(√ज्ञा)- -ज्ञा: श. ५, १, ५, २४.

†ऋतज्योतिष्ठत् जै. २१२.

ऋत-धामन्- -मा श. ९, ४, १, ७; तां. १, ४, ९; जै. ११४; -मानम् छां. २०, १.

ऋत-निघन- -नम् तां. २१, २, ७; जैआ. २, १४, १; २, ३; -नेन तां.

२१, २, १.

ऋत-पात्र- -म् तां. १, २, ३.

ऋत-पेय- -य: जै. १४३.

ऋत-प्रजात(√जन्)- -त: ऐ. ४, ११.

ऋतयन्(√ऋनय, युष्)- -यन् तैआ. ४, ५, २.

ऋतयुष्- -यु: तै. २, ४, ५, १.

ऋत-वादिन्- -दिभ्य: ऐ. १, २६; श. ३, ४, ३, २१; गो. २, २, ४.

ऋतव्य, वषा(←ऋतु)- -व्य: श. ६, ४, ४, १७; ७, १, १, २८; ८, ३, २, ५; ९; १३; ६, १, ४; ७, १, १; २; ३; २; ९, ५, १, ५, ९; १०, ४, ३, १६; ५, ४, १५; -व्यानाम् श. ८, ६, १, ४; -व्याभि: श. ८, ७, १, ३; ६; १३; -व्याभ्य: श. ८, ३, २, १४; ३, १२; -व्याभ्याम् श. ७, ४, २, ३७; -व्ये श. ७, ३, २, २९; ३८; ४, १, ३५; ८, २, १, १६; ४, २, १४; ७, १, ९, १०; १०, ४, ३, १४; १५; १८; ५, ५, १०.

ऋतव्य-व(व→)ती- -वत्य: श. १०, २, ६, १०.

ऋत-श्री- -श्री: तै. ३, २, ९, १२.

ऋत-सत्य- -स्याभ्याम् श. ११, २, ७, ९; -स्ये श. ११, २, ७, ९.

ऋत-सुद्(√सद्)- -न् ऐ. ४, २०; श. ५, ४, ३, २२; ६, ७, ३, ११; तैआ. १०, १०, १; ५०, १.

ऋत-सुदन- -म् श. ३, ३, ४, २९; तै. ३, २, ९, १२.

ऋत-सुदनी- -नी श. ३, ३, ४, २९.

ऋत-स्राप्- -प: तै. २, ८, ५, ५.

ऋत-सामन्- -मानी आ. १, ३२१.

ऋत-स्पृश्- -सम् ऐआ. २, ३, ६.

ऋतायव्(√ऋताय)- -यत्ते श.

७, ५, १, ४; १४, ९, ३, ११; तैआ. १०, १०, १; ४९, १; -यन् शां. २३, ३.

ऋतायु- -यव: शां. २०, ४.

ऋतायु(तसआऽ)- -युभ्याम् श. ४, १, ४, १०.

ऋताव(त+मतुप्)- -न्त: गो. १, ५, २१.

ऋतावन्(त+वनिप्)- -वा ऐ. २, ४०; ४१; श. ९, ४, ४, ५; तै. ३, ५, १२, १; १०, ४, ३; तैआ. ४, ११, ६; सार. ४, १४; ७, १३; -वानम् ऐ. ५, १९; श. ७, ३, १, ३४.

ऋतावरी- -री श. १, ८, १, २९; तै. १, ४, ८, ३; ३, ५, ८, ३; ५, १३, ३; -री: तै. ३, २, ३, १०; तैआ. ४, २, ३.

ऋतावृष्(त+वृष्)- -व: ऐ. ४, ३१; शां. २६, १३; श. ३, २, २, १९; ९, १, २, १८; २, ३, ४, २; तै. २, ५, ८, ४; ६, ७, ३; १७, ३; ३, ६, २, २; -वा ऐ. ४, ३०; शां. २०, २; २२, १; -०धा ऐ. ४, ३१; श. ४, १, ४, ७; -धे ऐ. ५, २; ऐआ. १, ५, ३; शां. १९, ९; २०, ४; २१, ४; २२, ५; २५, ९.

ऋताषाड्(त+सह)- -षाट् श. ९, ४, १, ७.

ऋते-ज्ञा- -ज्ञा: तै. २, ८, २, १.

ऋति- -ति: जै. २१२; -स्ये तै. ३, ४, ७, १; १४, १.

ऋतीषह्(ति+सह)- -हम् ऐआ. ५, २, ४; तां. ११, ४, ३; गो. २, ४, २.

ऋतु- -तव: ऐ. १, १; १३; १६; २३; ३०; २, २९; ४१; ३, ६; ४, १६; २५; ५, २५; ६, २०; ऐआ. १, ३, ८; शां. १, ४; ३, ४; ५; ५, २; ७; ८, ८; ११, ६; १४, ५; १५, २; १९, ७; २३, १; २६, ७; १६; २७, ५;

† 'ऋतं ज्योतिष्मत' इति वा पाठः स्यादिति C. D. । ‡ '-त+गिन् मा., B.W. । सा. इत्यस्येच्छायां भिन् क्यमेति सन्देहः । § पदद्वयविभागोऽप्रसन्नोह इति BGG. । ¶ 'ऋतवा' इति मुपा. । ¶ 'ऋतविति' वक्तव्ये 'ऋताविति' मुपा. ।

२९, ६; ८; ३०, १०; शांआ.
 ३, २; ७, २१; १०, ५; शा. १, २, ५,
 १२; ३, २, ८; ४, ७, ५, १०, ५, २,
 १६; ३, १; ६, १, १, २; ७, ८; ७, २,
 २१; २, १, १, १, २; १३; २, २, ३;
 ३, २, ६; ४, २, २, ४; ४, २, २; २, ४;
 २, ५; ६, १, ४; ३, २; ४, २; ३, १, ३,
 १, ७; ४, ५; २, ३, १, ३; ३, ३, ५; ४, ३,
 १, ७; ४, १, ७; १, ८; ६, ४, १, ९; ९, ४,
 १, १; ७, १, १, ३; १, ६; २, २, ७, ५, ९;
 ३, १, ४; ३, १, २; ४, १, २; ५, ५,
 १, २; ५, २, १, ४; ५, २, १; ५; ६, १,
 २, १, ९; ३, ८; २, १, २, ५; २, ६; ३, ६;
 २, ८; ३, १, २, ५; २, १, ०; ४, २, १, ०;
 ५, १, १, २; ४, ९; ६, १, १, ४; २, ७;
 ७, १, १, ८; २, ४; २, ७; ८, १, १, ५; २,
 ७, ७, १, १, ३, ४; ३, ५; ४, ३; २, ३,
 ४, ९; ४, २, ६; ३, २, ९; ४, १, ३, ४;
 २, २, ९; ८, १, ४, ८; २, १, १, ६; ३,
 २, ५; ४, १, १, १-१, ७; २, १-२, ३;
 २, ५; २, ८; २, १, ४; ४, ३, ८; ५,
 २, १, ०; ४, ७; ६, ३, १, २; ७, १, १, ३;
 ९-१, १; ४, ९; ९, १, १, २, ६; २,
 १, ८; ३, १, २, १, १, ०; २, ६; ३, ४, १;
 ४, ५; ३, १, १, ९; ३, १, ८; ४, १, ८; ४,
 २, २, ४; २, ६; ३, ८; १, १; ४, १, ४, ५,
 २, ८; १, ०, २, ५, ७; ३, १; २, ७;
 ४, ३, २, १; ६, ४, १; १, १, १, ५; ६,
 ५; २, ६, १, १; ७, २; ३, २; ५, ४, ७;
 १, ०; १, १; ७, ४, ४; १, २, १, ३, १, १;
 २, २, १, ६; १, ८; १, ९; ३, ९; ३, २,
 १, ८; २, २, ९; ३, ०; ३, ३; ३, ४; ३, ५;
 ३, १, ४; ३, ०; १, ३, १, ५; ६; ७, ३; २,
 ८, ४; ३, २, १, ३; ४, ४, १, १; ५, ४,
 २, ६; २, ८; ६, १, ७; ८, २, ६; १, ४, १,
 १, २, ८; २, १, ४; ६, ८, ९; का. १,
 १, १, ८; ९; ३, १; ८; २, २, २,
 ३, ५; ६; ७; १, २; २, ३; ३, २, २, ०;
 ४, १, ३; १, ४; ६, १, ३; २, १; २, ८;
 ४, ९; २, २, ३, १, १; तै. १, ३, १, ०,
 ४, ५; ४, १, ०, ८; ५, ५, ६; ६, ३, ८;

८, ८; ९, १, ०; २, १, ४, ६; २, ३, २;
 ७, १, १, ३; ३, २, २, ३; ६, ३; ७, १, ०,
 २; ३, ३, ७, २; ८, ९; ७, ५, ८; ८,
 १, ०, ३; १, ७, २; २, ०, २; ९, १, १, ६,
 २; ९, १; १, ४, ४; १, ०, ९, ८; १, १, १,
 १, ५; १, २, ९, ४; तैआ. १, ६, २; ८,
 १; १, ४, ३; २, ८, १; ३, ७, ३; १, १, ५;
 ४, १, ९, १; २, ६, १; ५, ४, १, २; ६, १;
 ७, २; ९, ६; ६, १, ०, १; १, ०, १, २;
 ६, ४, १; तां. ४, ४, १, १; १, ०, ३, १, २;
 १, २, ९; १, २, ४, ८; १, ३, २, ६; १, ६, १,
 ८; १, ८, २, १, ४; ४, १, १; १, ९, १, ८, ५;
 २, ०, ५, ३; २, १, ४, ७; १, ५, ५; २, २, १,
 २-४; २, ३, १, ५, ६; २, २, २; ३;
 २, ४, १, ४; १, ६, २; ३; २, ५, ३, २;
 जै. ८, ८; १, ६, ८; १, ६, ९; जैठ. १, ६,
 २, १; १, ५, १, ४; ३, ३, ४, २; ५, ५,
 २; ४; ष. २, १; २; ३, १; ४, ४; मं.
 १, ५, १, ५; गो. १, ४, २, ४; ५, ५;
 २, ३; २, १, २, ०; २, ४; ३, २; ७, ६, २;
 ६; १, २; १, ५; -तवे शा. २, ६, ४,
 ९; का. १, ६, ४, ९; -तु. ऐ. ५,
 ९; शां. १, ३, ९; २, ५, ८; ३, ०, ९;
 शांआ. ३, २; ६; शा. २, ६, ४, ९;
 ५, ४, १, ३-६; ६, २, २, ३, ५;
 ७, ४, २, २, ९-३, १; ८, २, १, १, ६-
 १, ८; ३, २, ५; ६; ४, २, १, ४; १, ५;
 १, ६; ५, ४, ७; ८; ९, ७, १, ६; ७;
 ८; १, ०, ४, ५, २; १, ३, ४, १, २; ३;
 ६, १, १, ०; १, १; का. १, ६, ३, १;
 ४, ९; तै. १, १, २, ६; ७; ३, १, ०, ४;
 १, ०; ४, १, ०, १, ०; ३, ५, १, २, १, १, ०,
 १, ४; ९, ८; १, ०, ४; तैआ. १, ३,
 २, ५, १, २, २; तां. ६, १, ६; ८;
 १, ०; १, ०, १, २, ८; २, १, ५, २; गो.
 २, ३, ८; ४, १, ७; ६, १, ०; -तुना ऐ.
 २, २, ५; शां. १, १, ७; १, ३, ९;
 २, ५, ८; ३, ०, ९; १, ०; शा. ४, ३, १,
 १, ०-१, २; तै. २, ६, १, ९, १; २;
 ७, १, २, १; तैआ. १, ३, २; गो. २,
 ३, ७; -तुमि: ऐ. १, १, ३; २, २, ९;

शां. ७, १, ०; १, ३, ९; शा. २, ४, ४,
 २, ४; ४, १, १, ३, ३; १, १, ०; १, २;
 ६, १, २, १, ८; ७, १, १, ८; ७, १, १,
 ४, ३; ४, २, ३, १; ८, २, २, ७, ८;
 ७, १, ३, ६; ९, ३, ४, १, ८; १, ०, २,
 ६, २; ४, २, १, ९; १, ३, २, ८, ४;
 ८, २, ३; का. १, १, ४, २, ६; तै. २,
 ३, ३, २, ४, ५, ७; ८, ३; ५, ८, ३; ३,
 ९, ६, २, ९, ३; तैआ. ३, १, १, ५;
 ५, ७, २; ९, ६; ६, १, ०, १; तां. १, ०,
 ३, १, २; १, २, ४, ९; गो. २, ३, ७;
 -तुम्य: ऐ. १, २, ३; शां. १, ४;
 शा. १, ३, २, ६; ७; ८; ५, ३, ३;
 २, २, ३, २, ६; ४, १, २; ७, ४, २,
 ३, १; का. १, २, ३, ६; १, २; २, ३; तै.
 ३, १, ६, १; तैआ. १, ३, २, २; ५, ६,
 २; मं. १, ५, १, ५; गो. २, २, ७;
 -तुम्य शां. ३, ४; १, १, ७; १, ३, ९;
 ३, ०, १, ०; शा. ६, २, २, ३, ५; ७, ४,
 २, २, ९; ८, १, १, ५; ८; २, ३, ५; ८;
 २, १, १, ६; ३, २, ५, ६; ४, २, १, ४; ७,
 १, ४; ६; गो. १, १, १, ७; १, ९; २, ०;
 २, १, ५; २, ३, ८; -तुषु ऐ. १, २, ४;
 ३, ६; ४, २, ५; शां. २, ९, ६; शा.
 १, ६, १, ८; ७, २, २, १; २, ४, ४, २, ५;
 ६, १, ४, २; ४, ५, ९; ७, ४, २, ३, ७;
 ८, ३, २, १, ४; ३, १, २; ९, १, २, १, ८;
 ३, १, २, १; १, ०, २, ४, ५, ७; १, ४;
 १, ५; ६, ८; १, १, १, ६; १, २, ८, ३,
 ३, ०; १, ३, १, ५, ६; ३, १, ५, ४,
 २, ८; २, ६; ३, ७; का. १, १, ३,
 २; ३, ३, २, ०; ४, १, ३; ६, १, २, ८;
 तै. १, ३, १, १; २, २, ३, ६; ७,
 १, ०, २; ३, ९, ९, १; १, ०, १, ०, ४;
 १, १, १, १, ६, तैआ. ५, ४, १, २; तां.
 ४, १, १, ०; ४, १, १; १, ०, ३, १, २; १, ६,
 १, ८; २, ०, ९, २; २, २, १, ३; २, ३,
 २, २, ३; २, ४, १, ६, ३; २, ५, ३, २; ष.
 २, १; २; गो. २, ३, २; ३, १;
 -तु शा. ५, ४, १, ७; ७, ४, २, २, ५;
 ८, २, १, १, ६; ३, २, ५-८; ४, २, १, ४

६, १, १६-२०; ७, १, ५; ६; १०, ४, ५, २; १३, ६, १, १०; ११; तै. १, २, १, १८; तैआ. ५, ६, ५; ६; ७; तां. ५, ९, ४; गो. १, १, २, १; -तून ऐ. १, २३; २, २९; ४, १; ३, ६; ४, १०; २, ५; शां. १, २; ३, ४; ५; ६, २; शांआ. १०, ५; शा. १, ३, ४, ७; ५, ३, ३; ६, १, ५; ६; २, २, ३, २, ६; ६, १, ३, २; ४, ३, १, ३; ६, ८; ५, ४, १, ८; ५, १, २, २, १; ५; ६, ५, ६, ७; ७, ४, २, २, ९; ३, १; ८, २, १, १, ६; २, ८; ३, २, ५; ४, १, १९; २, १, ४; ७, १, १; ९-११; १०, ४, ३, १, २; ११, १, ६, ५; १२, १, ३, १, १; ४, ४, १, ८, ३, २, ९; ३, ३; ३, ४; ३, १, ४; १३, ३, २, १; का. १, १, ३, २; २, ३, २, ६; ९; १, २, २, ३; ३, ४, १, ४; ६, १, २, १; तै. १, १, ६, १०; ३, १०, ४; ५; ४, १०, १०; ६, ३, ८; ८, ९, १०; ८, ४, ३; २, १, ४, ६; २, ३, ४; ७; ३, २, २, ५, ३; ४, १, १०; ७, १, २, २; ८, ९, ३; ३, १, ६, १; ३, ७, २; ८, ९; ५, ८, ५; ६, १, १, ४; ८, १, ७, २; ९, १, १, ४, ४; १, २, ८, ३; तैआ. १, ७, ५; ३, ७, ३; ५, ९, १०; तां. ४, १, १०; १३, ४, २; जै. १, ५, ५; जैज. १, ३, २, ७; १, ५, १, ४; ३, ५, ५, १; गो. १, १, ३, ९; २, १, ४; २०; २, ७; ३, ७; ६, १०; १, २; -तूनाम् ऐ. ६, २०; ऐआ. १, ३, ८; शां. १०, १; २, २, १, २; ५; ९; २, ३, ३; ८; शा. १, ५, ३, १, ३; ८, ७, १, ४; का. १, ३, ४, १, ४; -तूनाम् शा. २, ४, ४, २, ५; ५, ४, १, ८; ९, ३, ३, १, ८; १०, ४, ३, १, ९; ११, २, ७, २; १२, १, ३, १, १; ८, २, ३, ५; १३, १, २, २; का. १, २, ३, ५; तै. १, १, २, ६; ४, १०, ८; ६, ९, ४; ३, ८, ३, ३; १०, १०, ४; १, १, १, ४; तैआ. १, ३, ३; ७, ६; तां. ६,

१, ६; १०, १, २, ९; १, २, ४, ८; ७, ९; १, ५, १, ९; जैज. १, १, २, १, ३; आ. २, २, ५, ६; सं. २, १, १, १; गो. १, ४, २, ४; १, १६-१९; २, ३, २; ६, २; -तोः ऐ. ५, ९; शां. १, १, ७; ३०, १०; शा. ८, १, १, ७; ८; २, २; ५; ८; ३, २, ६; गो. २, ६, १०; -तौ शां. १, ३; शा. २, ६, ४, ९; ८, ३, २, ५; ७, १, ४; १०, २, ५, ९-१४; १, ५; १, ३, ४, १, २; का. १, ६, ४, ९; तै. १, १, २, ६-८; ६, ८, ३; २, ४, ८, २; सा. ३, ८, ३; गो. २, ६, ६; -त्वोः शा. ८, ७, १, ६, ६.
 ऋतु-का(म्य→)भ्या(√कम्)-भ्याः गो. १, २, ७.
 ऋतु-ग्रह(√ग्रह)-हाणाम् शा. ४, ३, १, २, १; -हान् शा. ४, ३, १, २, २; २, २; २, ५; ३, १, २; ४, १, २; -हैः शा. ४, ३, १, २; ३, ४.
 ऋतु-था तै. ३, ६, २, २; ३, ४; गो. २, ३, ८.
 ऋतु-दीक्षा(√दीक्ष)-क्षा तै. ३, ८, १, ७, २.
 ऋतु-पति-पते तै. ३, ५, ७, ५; ६, १, १, ४.
 ऋतु-पशु-शुभिः शा. १, ३, ५, ४, २, ८; -श्वन् तै. ३, ९, ९, ३.
 ऋतु-पात्र-त्रम् शा. ४, ५, ५, ८; १, २; -त्राभ्याम् शा. ४, ३, ३, १, २; ४, १, २; -त्रे शा. ४, ३, ३, ६; तै. १, ५, ४, २.
 ऋतु-प्रेष-षाः ऐ. ५, ९; गो. २, ६, १०; -षाणाम् शां. २, ८, ८; -षान् शां. २, ८, ८; -षैः ऐ. ५, ९; गो. २, ६, १०.
 ऋतु-भाज्-जम् शा. १०, ४, ४, ४.
 ऋतु-मण्डल-लानि तैआ. १, ६, ३.
 ऋतु-मव-मत्तः तै. २, ६, १, ६, १; -मन्ति तां. १, ४, १, २, ९.

ऋतु-मती-ती गो. १, ३, २, ३; -मत्या शां. ७, १०.
 ऋतु-सु(य→)धी-याम् शा. ८, ५, २, १०.
 ऋतु-सुख-खानि शा. १, ६, ३, ५; -खेऽ-खे तै. २, ३, २, २.
 ऋतु-याज्-जाः ऐ. २, २, ९; ३, ५०; शां. १, ३, ९; गो. २, ३, ७; -जान् ऐ. ५, ९; गो. २, ६, १०; -जानाम् ऐ. २, २, ९; -जैः ऐ. २, २, ९; शां. १, ३, ९; गो. २, ३, ७.
 ऋतु-ल-लम् तै. ३, ४, १, ३, १.
 ऋतु-लक्षण-स तैआ. १, २, ३.
 ऋतु-लोका-काः शा. १०, ४, ३, १, ९.
 ऋतु-शस्(ः)ऐ. ४, १, ६; शां. १, ३, ९; २, ६, ६; शा. ७, ५, २, १, ९; तै. ३, ७, १, १, ५; जै. ८, ८.
 ऋतुषा-यज्ञायज्ञीय-म् आ. २, १, ९, ९; जैआ. २, ८, १-३.
 ऋतु-सन्धि-न्धयः जै. १, ६, ८; -न्धिषु शां. ५, १; गो. २, १, १, ९.
 ऋतु-सहस्र-स्रेणऽ-स्रेण शा. १०, ४, ४, ४.
 ऋतु-सामन्-म आ. जैआ. १, २, २, १; -मनी आ. जैआ. १, ६, ४; ३, २, १.
 ऋत्व-त्वम् तां. १०, ३, १; -त्वात् तां. १०, ३, १. ऋत्व-ऋत्व ऋत्व ऋत्व.
 ऋत्विज्(त्तु√दज्)-क्, ग् ऐ. ८, १०; १, १; शा. ४, ३, ४, ३; ५, ८, १, ३; तै. २, ३, ६, १; -क्षु शा. १, २, ८, ३, ३, ०; -निमः शा. १, २, ८, १, २; २, २, ९; जैज. ३, ४, ३, ४; गो. २, २, ५; -भ्यः ऐ. ६, २, ४; शां. १, ८, १, २; शा. ४, ३, ४, ५; तै. १, ३, ८, ४; ३, ३, ८, ८; जैज. ३, ४, ३, ५; गो. २, ३, १, ८; -जः ऐ. १, ३, ३, ४, ६; ५, ९, २, ३; ६, २; ३; १, ४, ७, १, ७; ८, १, १; शां. ३, ८; ६, १, १; ७, ५; २, ९, १; शा. १, ३, १,

† 'ऋतोः' इति पाठान्तरम् । ‡ न्य. ३०, १९; 'अर्तनम्' इति पाठः ।

२६;५,२,७; १५;६,१, २०;९,१,
२; २,२,२,७; ३,१,१, ५;३,२,४;
२,३,२१;२२; ४,३, १४; ५,२,
९;४,१,२,१०; २,५, ४;१०; ८,
६,१,११;९,५,२,१६; १०,३,४,
१;४,१,१९; ११,२,७,२; १२,८,
१,२;१७;२,२१; २९; ३०;३६;
३,२६;३०;९,१, ११; १३,४,१,
४;६; १४,१,१, ३२; का. १,१,
४,३;२,२,५;५,२,१५; तै. १, ४,
७,७;२,३,६, २;३;४, ७,११;३,
३,८,७;५,७,५;६, ११,४;७,८,३;
८,१,२; तैआ. १, ७,५; ५,४,६;
६,१०; तां. १,५,५;५,६,१; ६,४,
१४;१५;५,१६; १०,३,१;१८,५,
१५;७, ६; ष. २,९; १०; ३,८;
जैड. ३,४,५,७; गो. १, १,१३; १४;
२८;२,१०;१४; ३,२;३;२,
२,४; ३,८; ५,८;६, १०; -जम्
झ. १०,४,१,१९; गो. २,१,२९;
-जा श. ९,५, १, ६२; १४,६,
१,५-८; तां. ४,२,३; १३; ८,५;
-जाम् ऐ. ५, ३४; शां. २६, ५;
२७,१;२८,३; श. ३, ४, ३,१८;
४,३,४,५;५,१,२,१९; १४,२,२,
१९; तां. १०, ३,१; १८,१,२३;
ष. २,५-८;१०; गो. १, १, १३;
१४;३,१-४;५,२५;२,२,५; -जि
ऐ. २,३२;४,२५; -जे ऐ. २,३२.
ऋत्विक्-त्व- -म् तां. १०,३,१.
ऋत्विग्यजमान-विमान- -नात्
गो.२,२,५.
ऋत्विग्य- -यः ऐ.२,१८;झ.२,३,
४,१३;६,४,४, १७; ७,१,१,२८;
८,६,३,३४; का. १,४,१,११; तै.
१,२,१,१६; २,४,३,१०; ५,८,७;
३,७,९,५;६; -यौ तै.३,७,८,३.
ऋत्विग्य-वती- -तीः तै. १,२,
१,१४.

ऋत्विग्य- -म् तां. ७,८,१.
ऋत्वा श. १४,४,१,८; जैड. १,१,
७,६; १८, ५,७;८; २,२,१,१२;
१३;४, ३,३; ऋत्वाऽइव श. ७,
३,२,१४.
ऋक्ण-वही- -हीम् ऐ. ५, ९; गो.
२,६,१०;†.
ऋ(क्ष→)क्षा- -क्षा तै. ३,१,४,५.
ऋक्ष- -क्षः जै. २०८; -क्षम् जै.
२०८; -क्षाः श. २,१,२,४; का.
१,१,२,२; तैआ. १, ११, २; जै.
१५०; -क्षानाम् श. २,१,२,४;
का. १,१,२,२.
ऋक्षीका- -काः श. १३,२,४,२;४;
तै. ३,९, १,३;४; जै. १५०;
-काम्यः तै. ३,४,५,१.
ऋच्(√ऋच्→√अच्)- -कृ,गृ ऐ.१,
४;१३; १६; १७;२५; २८;२९;
३०;२,२;३,२४;३५;८,२७;ऐआ.
१,३,१;२,२,२;३,६;शां.७,१०;
८,९;१३,२;४;१४,३;२२,१;२६,
१४; शांआ.४,६; श.१,६,३,२९;
३०; ३,९,४, २५; ४,३, २,३;६,
५,१,२; ७,५,१,४;२१; २,१२;
२५; ९,३, ३, १४; १०,१,१,६;
२,४,६;५,२, २१; १२, ५,२, ४;
१४, ९,४, १९; का. १, ४,३, ४;
तैआ. ८,३,१; तां. ४,३,५; १३,
१२,१३; जै. २५; १७४; जैड.
१, २,२, १;३; ४, २, १; १०;३,
१;६,२, ९; ८,१, ८; २,२; १७,
१,४; २, २; १८,१, २; २,२; ष.
१, २; ४; सा. १, १,१०; १२;
गो. १, १, २२-२४; २, -२, ६;
३, २०; ४, २; -क्षु ऐ. ५, २३;
शां. ६,११;१८,३;२७,४; श. ४,
६,९, १७; तां. १५, १०, ५; जै.
१४६; -निभुः ऐ. ६, १; शां. ६,
११; ११,७; २६,१४; २८,१; श.

१, ४,१, ११; ९,१, ३;३,८; ५,
५,४,२८;५,५; ७,२,४, १५;१६;
२१;२२;२५; ९,२,२, ६; १०,१,
१,५;२,६,१३; ४,१,१३; १२,८,
३,१३;३०; १४,६,१,९; का. १,
१,४,४;२६; तै. २,२,६,१;२;६,
५,८; ३, १२,९,१; तां. ४, ९,४;
९,८,७; जै. २०;५३;१९०;१९९;
गो. १,२, १६; २१;५, २४;२५;
२,२,१४; -गम्यः श. ४, २, ३,
७; तै. ३,१२,९,१; २; ष. १, ५;
-गम्याम् ऐ. ३, ४७; ४८; श. ३,
५,३,१५; ४,३,४, ८; तैआ. ५,
९,११; -चः ऐ. ३, ५०; ७,१८;
८,१२;१७; ऐआ. १,३,२;२,२,
२;३,२,६; शां. ६,१०;८,६;८;
९,४;१२,५;२३,२; शांआ. २,२;
३;५;६;१६; ३,५; ४,८; ८,११;
श.४,४,१,१३;६,७,१;३;५;१९;
९,२०; ५,५,५,१; ६,५,३,४; ८,
१,३,३; ९,२,३,११; १०, १,१,
५;४,१,१३; २,२३;५, १,२;५;
२,१;६,५,५; ११,५, ६,४; ७,५;
१२,८,३,३०; १४, ८, ५,२; तै.
१,२,१,२६;३,१,४; २, २, ४,३;
६,५,८;३,७,६,१८; ७,८;१२,८,
१; तैआ. ३,१२,४;७,५,३; १०,
१३,१; तां. ७,१,१०;७,१; ८,१;
७; ८,२४; ९,८,९; १५, १०,७;
२३,१६,६; जै. २०;३७;५३;६२,
१०५; १०७; ११७; १९०;१९९;
जैड. १, ३,३, ३; ४, १,६; ५,
१,५; ८,१,८; २,२;६; १६,२,१;
१७,२, २; १८,२, ३;७; ३,७,१,
१०; आ. १,३६९; गो. १,१,२२;
२,८;५,२४; २५; २,२,२४; -चः
श. ३,९, ४, २५; ४,६, ७, ११;
१२; ८,१,३,५; ११, ५,६,४,७,
६; १३,४,३, ३; तै. ३, १०, ९

† 'ऋक्-वतीम्' इति मुषा. 'वृ(ऋ)क्णो वही यस्याः सा ऋक्णवही ।' '√वृ(ऋ)जो भङ्गे' इत्यस्येति' सा ।
'रिक्त-वतीम् इति सुतर्कः शोध इत्यस्मान्भाति ।

१४; तैआ. २,९,१; १०, १^१; ११, १; -चःऽइव व. १, २; -चम् ऐ. २, १६^१; २२; ३, ३^१; ७^१; ११; ३८; ७, ५; ८, १२; ऐआ. ३, २, ५; शां. ३, ९; ५, ७; ६, १२; ९, ५; १२, ५^१; १८, ६; २६, ५; १४; शा. १, १, ४, ९; ४, १, २; ६, ३, २९; ३०; ४०; ३, २, १, ३८; ४, ६, ७, ११; १०, १, ३, ८; ११, ५, ४, १८; ७, १०; १३, १, ८, १; २, ९, ९; ५, २, ९; ८, ४, ७; का. २, १, ३, १३; तै. ३, ९, ७, ५; तैआ. २, १०, १; तां. ४, ३, ६; जै. ३४^१; ९३^१; १८१^१; १८६; जैव. १, ४, ३, ३; १४, ४, १; ३, ६, ८, ५; सा. ३, ९, १; व. १, ६; २, १^१; गो. २, ३, ३^१; -चम्ऽ-चम् शां. ३०, ४; -चा ऐ. १, १२; २, १६; १८^१; २०; ३, ७; ३४; ४, ७, ५, ३२^१; ३३; ६, १४^१; ७, ५; १६^१; १७; ३३; ८, १२; १७; ऐआ. १, ३, २^१; ४, २; २, ३, ६; शां. २, ७; ६, १०; ११^१; १२; १०, ३^१; १३, ३; ९; १८, ८; १४; २४, ३; ४; २६, ५; ६; २८, ५^१; शांआ. ७, १४; १६; १९; २१; ८, ३; ४, ५; १२, ८^१; १३, १; शा. १, ४, १, ३, ५; ५, २, ३०; ६, ३, ४०; २, ५, १, ३; ३, ६, ३, १६; ४, १, ५, १७; ५, १, १६; ३, ४^१; ७, ७; ६, ७, २^१; ७; १३^१; १९^१; ५, ५, ५, १५; ६, ३, १, २०; ८, १, ३, ३; ९, ४, २, १५; १६; ५, १, ४, ८; १०, २, ६, ६; ४, ४, ५, १, १; १, २, २१; ४, १८; ११, ५, ८, ७; १२, ४, १, ४; ५; ८, ३, १०; १४, ७, २, २८; का. १, १, ४, ५; १०; ४, ३, २; तै. १, ३, ३, २; १०, १०^१; ४, ३, ६; ७, ६, ४; ८, ५, ६; २, १, ९, १; २, ५, ४; ७, ४, १, ५; २; ३, २, ५, ३; ७;

६; ३, २, १; ४, ६; ९, ८; ७, २, १; २; ५; ६, १३; १४, १; तैआ. २, ११, १^१; १०, १३, १; तां. ४, ३, ४; ५; १०, ९, १; १२, ६, ८; १५, ५, २६; व. १, ५; ६; जै. १०६^१; जैव. १, १, ७, ३; २, १०; १२; ९, २, ७; १०, १, ११; १२, ४, ४; ५; ६; १३, २, ४; १४, २, १२; ३, ६, ६, ७; ७, १, ६; गो. १, १, ९; १२; २२^१; ३९; २, १; ७; ९^१; १५-१७; २०; २१^१; २३; ३, २^१; ९; ४, १७; २, ३, ४; ८; ९; १३-१५; २३; ४, ६; १५; १६; १७^१; ६, ५; -चाऽ-चा तां. ११, १, ६; -चाम् शां. १, ४; ६, १०; १६, ९; १८, ३; शांआ. २, १०; १४, १; शा. १, १, ४, २^१; ३, २, १, ५; ५, ५, ५, ९, ९, ५, २, १२; १०, ५, २, १; १३, ४, ३, ३; का. २, १, ३, ८^१; तै. ३, १२, ९, १; तैआ. १०, १३, १; जैव. ४, ११, ३, १२; गो. १, १, २९; २, ९^१; २४; ३, १; ३; -चि ऐ. २, १६; ७, १६; शां. ६, १२^१; शा. ४, ३, २, ३; ५; ४, १, १५; ८, १, ३, ३; ९, ५, २, ३; तां. १, ५, १७; ५, ४, ६; जैव. १, ४, २, ४^१; ५; ४, ८; १४, २, ६; सा. १, १, १२; गो. १, १, ९^१; २३; २, २१; ५, १०; -चिऽ-चि ऐ. ७, १६; -चै शा. ७, ५, २, १२; -चोः तां. ७, ७, २; १५, १०, ८; -चौ तै. १, २, २, २.

ऋक्सुः) ऐ. ५, ३२^१; ३४^१; शा. ४, १, १, ७^१; ४, १, ११; ६, २, १; ५, १, १, १०; १०, ४, १, ४; १५; २१; २२; २३; ५, ८, ५; ६; जैव. ३, ४, ३, १; दै. १, २४; व. १, ५; गो. १, ३, ३.

ऋक्-स्था- -स्थाः तां. १६, ८, ४^१.
ऋक्-वद- -दानि जैव. १, ४, १, ५; ६;

ऋक्-भिः ऐ. ३, ३८; शां. १६, ९.
ऋक्सासुः) ऐ. ६, २४^१; २८; गो. २, ६, ८; -क्शाः ऐ. ६, २.
ऋक्-श्लोक- -केन शांआ. ३, ६.
ऋक्-सम- -सू शा. ८, १, २, २^१.
ऋक्-समित- -ताः शां. ११, १.
ऋक्-साम(←मन्)- -मयोः शा. ६, ७, १, ७; ८, १, ३, ५^१; १०, ३, ५, २; तै. २, ७, ३, ३^१; ३, ८, २, ३; जैआ. १, ३६९; -माव शा. ८, १, २, २^१; -मानि शा. ९, ४, १, १२^१; दै. १, ६; -माभ्याम् शा. ३, १, १, १२^१; ४, ४, ३, ६; ६, ७, ३; ६, ७, १, ७^१; १०, १, १, ४; तै. १, ४, ४, ९; -मे ऐ. २, २४; शा. ४, ४, ३, ६; ६, ७, १, ७; १०, १, १, ६; ३, ५, २, ५, २, २२; तै. १, ४, ४, ९; ६, ३, ९; जैव. १, १७, २, ३; १८, १, १; ३, ६, ६, १; गो. २, ३, ९^१; -मैः शा. ९, ४, १, १२^१.
ऋक्-सामन्- -मनी जैव. २, १, २, १०; -न्नोः जैव. २, १, २, ९^१; १०.
ऋक्-स्तोम- -मम् शां. २६, १४.
ऋग(←चुऽअ)-न्त- -स्ते शां. ३, ५.
ऋग(←चुऽअ)-शीति- -तयः शा. ९, ५, १, ६३; -तीः शा. ९, ५, १, ६३.
ऋग्भूत- -तम् गो. १, १, ९.
ऋग्म- -ग्मेऽवः ऐ. ५, ९^१; गो. २, ६, १०^१.
ऋग्मिय, र्मीर्ण- -ग्मियम् ऐ. ५, १७; शां. २५, ६; २६, ९.
ऋग्यजुःसामन्- -मानि गो. १, १, २८.
ऋग्यजुःसाम-नाति- -तिः ४४, ७.
ऋग्यजुःसाम-आह्वा(←आ ऽ अ)- -नित- -ताः दै. २, ३.
ऋग्यजुःसाम(←अ ऽ अ) अर्वा- -र्वाणि गो. १, १, २७.

† 'ऋञ्चि' इति काल्पिमुपा. । ‡ 'ऋक्थाः' इति मुपा. । § ऋक्सामयोरिति मुपा. । § 'अर्वात्तम्' इति कालि. मुपा. । 'अर्वात्तम्' इत्यस्मान् भाति । ¶ ऋक्चो मयट् इकारामभ्येति सा. अर्वात्तम् ? । 'ऋक्चो-^१(ऋक्+√मा+क्किप) इति सा. द. ऋ. ।

ऋग्याज्य, ज्या(√यजू)- ज्याः शां. ८, २; -ज्यौ शां. ८, २.

ऋग्विद्(√ग्विद्)- दम् गो. १, २, २४^३; ३, १.

ऋग्वेद-दः ऐ. ५, ३२; ऐआ. १, ३, २; श. ११, ५, ८, ३; १२, ३, ४, ९; १४, ४, ३, १२; ५, ४, १०^१;

६, १०, ६; ष. १, ५, ४, १; जैड. ३, ४, १, ७; गो. १, ५, १५; -दम् ऐआ. ३, २, ३; शांआ. ८, ३; श.

११, ५, ८, ६; ष. १, ५; गो. १, १, ६^३; १७, ५, १६; -दस्य ऐआ. ३, २, ५; शांआ. ८, ८; जैड. १, १, १, ३; गो. १, ५, २५^४; -दाव ऐ.

५, ३२; श. ११, ५, ८, ४; जैड. ३, ४, १, ८; ष. ४, १; गो. १, १, ६; -दे गो. १, १, २५; -देन श.

११, ५, ८, ४; ६.

ऋङ्(ग्)-मन्त्र-न्त्रे ष. १, २.

ऋङ्(ग्)-मय-यः ऐ. १, २२; श. ११, २, ६, १३; गो. २, २, ६; -यम् शांआ. १, १; ४, ६; श. ४, ३, ४, ५; १०, ५, १, ५; -वे शांआ. ४, ६.

ऋङ्(ग्)-मूर्ति-तिः शांआ. ३, ७; ऋजिध्व-श्वा जै. १४३^३.

ऋजीष-षम् श. ४, ५, २०; तै. २, ५, ४, ३; ष. ३, १; -षस्य श. ४, ५, ३^१; १६; १७; -वे तै. १, ४, ७, ४; जै. १२७; -षेण तै. २, १, १, १; ६, २, १.

ऋजीषिन्-षिणः ऐआ. ५, २, ३; तै. २, ५, ५, ४; -षिन् शांआ. ४, ११; -षी ऐ. ५, २१; ६, ११; १८; ऐआ. ५, २, १; शां. २५, ७, ८; २६, १६; तै. २, ५, ८, १; तैआ. १०, १, ९; गो. २, २, २१; ४, २४; ५, १५.

ऋजु-जवे श. १४, १, २, २२^३; तैआ. ४, ३, ३; ५, ३, ७; -जुः श. ७, ५, २, ११; १४, १, २, २२^३; तैआ. ५,

३, ७; -जूनि श. १०, २, १, ९; ऋजु-कर्म(->र्मन्+अच्)-र्मन् तै. ३, ३, ७, १०; -र्मं तै. ३, ३, ७, १०.

ऋजु-कलस(√कलप्)-सम् ऐ. २, ३३; ३, ३.

ऋजु-ऋतुः-तुः तै. २, ४, ४, ७.

ऋजु-धा ऐ. १, २८; तै. २, २, ८, २.

ऋजु-नीति-ती ऐ. ६, ६; शां २६, १०; गो. २, ५, १२.

ऋज्वा(-जुऽआ)लिखि(त->)ता-ताः श. १०, २, १, ८; ९.

√ऋञ्, ऋञ्जते तै. १, २, १, १२; ऋञ्जे ऐआ. ४, १, १^३.

√ऋण्, ऋण्वति तै. २, ५, ५, ४, ऋणवः षां तैआ. २, ४, १.

ऋण-णम् ऐ. ७, १३; श. १, १, २, १९; ७, २, १-६; ३, ६, २, १६; का. २, १, २, १४; तै. १, ६, ५, ५; ३, ७, १२, ३; तैआ. २, ४, १; ६, १; ७, १; -णान् तैआ. २, ४, १; -णानि तै. ३, ७, १२, ३; तैआ. २, ४, १.

ऋण-च्युत्-तम् ऐ. ५, १२.

ऋण-या-याः ऐ. ८, ११.

√ऋत्, ऋतीयते श. ३, ४, २, ३; ऋतीयन्ते श. ८, ६, १, १६; ऋतीयत श. १३, ४, २, ३; ऋतीयेरन् श. ३, ४, २, ३^३.

ऋतीयमा(न->)ना-माने श. ३, ६, २, ३.

ऋते ऐ. १, २७; ऐआ. ३, २, २^३; शां. २, ७^३; १८, १०^३; शांआ. २, १७; ८, २^३; ११; श. २, २, ४, १३; ३, ४, १, ११; ७, ३, १; ४, १, ४, २; ३; ७, ३, १, ४५; ९, २, १, १५^३; १०, ५, ३, ८^३; ११, १, ६, २९; १३, ३, ८, ६; १४, २, २, ८; ८, १३, १^३; ९, २, ८-१३; तै. २, ७, ४, १; १७; १; तैआ. ४, २०, १; तां. १६,

८, ९^३; जैड. १, ६, २, ९; गो. २, १, १७. ऋन-√ऋद्र.

ऋते-गु-गुः का. १, २, ४, १०. ऋते-रक्षस्-क्षाः ऐ. २, ७.

ऋत-, ऋतय-, ऋतव्य-, ऋतायत्-, ऋति-, ऋतु- ऋत्वा, ऋत्विज्-, ऋत्विघ-, ऋत्त्य-√ऋ गद्र.

√ऋध्, ऋधते जै. १५६^३; ऋधोति ऐ. १, ११; ३०; ४, २३; श. १३, ५, १, २; ३, ९; १०; तै. १, ८, ८, ४; २, ३, ५, ४; ३, १, ४, ८; ३, ८, ९, ११, ९, ३; ऋध्नोति तै. १, १, २, २; ५, १; १०, ६; २, ३, १, २; ३, ९, ८, १; तां. २, १, ३; ६, ३; ७, ३; १२, २; १५, २; ३, २, २; ५, २; १५, १०, ९; १७, ८, ३; १८, १०, ५^३; २५, १४, २; जै. १३९; १५३; जैड. १, १२, ३, २-७; ३, ४, ५, ५; गो. २, ४, १८^३; ऋध्नुवन्ति ऐ. १, १, शां. २५, २; २६, १^३; १५; तां. ४, १, ६; ६, ९-२१; २३, १, ५; २३, २; ६; २४, ४, २; ३; १२, ४, १८, ९; २५, ५, ३; ६, ४; ७, २; १७, ४; १८, ७; जै. ७२; ऋध्व तै. ३, ५, १०, ४, ऋध्नुवत् तै. ३, ९, ८, १; तां. ८, ९; २१; ऋध्नुवात् जै. ७२; ऋध्नुवाम शां. ११, ८; २७, ६; जै. १४७; आर्ध्वो ऐ. ४, २३; तै. १, १, ५, १; ३, २, २, ७; ११, ९, ३; तां. २५, ७, २; जै. १३९; गो. १, ३, १५; २, १; आर्ध्नुताम् तै. २, १, ९, २; जै. १३२; आर्ध्नुवत् तै. २, ३, ५, १^३; २^३; ३, १, ४, ८; ९, ८, १; तां. ६, ९, १७; २१; १७, १, १७^३; २०, १५, १; २२, १, ४; ४, २; २३, १, ५; २३, २; २४, १८, ९; २५, ८, २; ऋध्नुयात् तां. १७, १, ८; ऋध्नुयाम ऐ. ४, २३; ऋध्नुयाव

†मुषा. स्वरामावश्चिन्त्यः । ‡अजमुषा. 'ऋजीयस्य'इति अपपाठः । §'ऋजिषी'इति मुषा. । ¶MW.स्वरश्चिन्त्यः । ¶√अर्णोतिः सिपि इति भा. । 'ऋणम्' इति अ. ६, ११८, २. ॥=श. २, २, ४, १३ । 'ऋते गोः' इति पाठः ।

जै. १३२; ऋधुयाम तै. ३, १,
४, ८; ऋध्यात् श. १, ९, १, १६;
तै. ३, ५, १०, ५; ऋध्याम श.
४, ४, २, १२; ९, २, ३, ४१;
ऋध्यासम् श४, ४, २, १२; ९, २, ३,
४१; तैआ. ४, २, २; ३; ४; ५, २,
७; मं. १, ६, ९-१३; ऋध्यासम्
तै. ३, ५, १०, १; आधर्म श. १, ९,
१, ४; तै. ३, ५, १०, १.

ऋधयते श. १३, २, ५, २; १४, ३,
२, १; तां. ६, १०, १३; ११, ५, ८;
ऋधयन्ते सा. ३, ४, ८; ऋध्याते तां.
२, ५, ६, ५; ऋधयत तां. ६, १०, १२.

ऋध्वा जै. २०३.

ऋद्ध-द्धः तै. ३, ११, ९, ३; -द्धाः
तां. २३, १५, ५; २४, २, २; १२, ५;
-द्धानि तै. १, ५, ६, ६.

ऋद्धि-द्धिः श. ४, ६, ९, ११; तै.
१, १, २, ८; २, ७, २, १; ३, ३, ८, ९;
तां. २२, ४, २; २४, १, १३; २, २;
१४, १; २५, १४, २, ५; आ. २, १५,
४; जै. १३२; २०३; गो. २, २, १४;
-द्धिसू. ऐ. ४, २३; ५, २५; शां.
२७, ६; तै. १, ६, १, ८; २, ३, १,
२; ३, ३, ८, ९; ७, ६, २०; ११, ९, ३;
तां. ६, ९, १७; २१; २१, १४, २०;
२१; २२, १८, ८; २३, १, ५; २३,
२; ३; २४, ४, २; ३; १२, ४; १८, ९;
२५, ५, ३; ६, ४; ७, २; १४, ५; १७,
४; १८, ७; जैउ. ३, ४, ५, ५; जै.
१३२; गो. १, ३, १५; -द्धिया(द्धया)
तैआ. १, १, २; -द्धी तै. २, १, ९, २;
-द्धौ तां. ५, ४, ७; १७, १, ८; -द्ध्या
तां. ५, ४, ७; -द्ध्याः तै. १, ६,
१, ११; -द्ध्याम् श. १३, १, ७,
२; तै. १, ५, ६, ७; -द्ध्यै ऐ. १,
११; तै. ३, २, २, ५; ७; ७, ११, ४;
तां. २, १, ३; ६, ३; ७, ३; १२, २;
१५, २; ३, २, २, ५, २; ६, ९, १४;
८, ९, २२; १७, १, ७; १७, २२, १, ३;

४; ४, २; ६; ७; १२, ५; २४, १, १३;
जै. १३२; मं. २, ८, ८; गो. २,
१, ५, १२.

ऋद्धि-काम-कामः तै. ३, ११, ९,
२; तां. २०, १, २; जै. ७२; -माः
तां. २३, २३, १; २४, ४, १; -माय
तां. ८, ९, २०.

ऋद्धि-परिमित-तम् तै. २, २,
८, ४; तैआ. ५, १, १.

ऋद्धिप्रागुभित-ते जै. ७२. प. टि. द्र.
ऋद्धि-मन्-मान् गो. २, २, १४.

ऋध्य-ध्यः तै. २, ४, ३, ९.

ऋध्वन्-न् तै. ३, ६, ३, १.

ऋधक् श. ४, ४, ४, १२.

ऋधु-भवः तै. ३, ७, ११, २५;

-भवः ऐ. ३, ३०; शां. १६, १;

तै. २, ६, १९, २; तां. १४, २, ५;

-भुः ऐ. ५, ८; ऐआ. ५, २, १;

शां. २३, ३; श. १२, ३, ४, ५; १३,
५, १, ११; तै. २, ४, ३, १२; तां.
२१, १०, २१; -भुभिः ऐ. ६, १२;

गो. २, २, २२; -भुभ्यः ऐ. ५, ५;

शां. २२, ९; श. ८, ४, २, १२; तै.
३, ४, १३, १; -भूणाम् ऐ. ६, १२;

श. ८, ४, २, १२; तै. १, १, ४, ९;

तैआ. १, ४, १; १५, १; गो. २, २,
२२; -भून् ऐ. ६, १२.

ऋधुक्षिन्-क्षाः ऐ. ५, १३.

ऋधु-म्व-ते ऐ. २, २०; श. १४,
२, २, ९; तैआ. ४, ९, २; ५, ७, ११;

-मन्तम् शां. १२, ७; -मान्
तैआ. ५, ७, ११.

ऋश्य-श्यः ऐ. ३, ३४; तां. ५, ४, १४;

-श्यस्य तां. ५, ४, १३; जैआ. २, ९,
१-४; आ. २, २०, १० जै. २०.

✓ऋष्, अर्षति जै. २०; अर्ष तां. १३,
३, १; ऋषतम् मं. १, ७, ५.

ऋषभ-भः ऐ. ६, ३; १८; २२;

ऐआ. ५, १, १; शांआ. १, १; श.
१, १, ४, १४; २, ५, ३, १८; ५, २,

३, ८; ५, १७; ३, १, ३; ४, २, ५, ५,
१, ९; ८, २, ४, ८; १२, ७, १, ४;
१३; ८, ३, ७; ९, १, ४; १३, १, २,
२; ५, ४, १५; १४, ८, ९, १; का. २,
१, ३, १७; तै. १, ५, १, २; ६, १, ७;
८; ९; ७, २, २; ३, ३; २, ४, ७, ३; ६,
४, ५; १४, ५; ८, ८, ९; ३, १, १, ८;
७, ६, १०; १०, ६; १५, ३; ८, ३, ३;
१०, ४, २; तैआ. ४, १३, १; ७, ४,
१; १०, ६, १; तां. १३, ५, १७,
१०, १०; १५, ३, १६; १८, ६, १४;

९, १४; १९, १२, १; २; ३; जै.
३४; १६५; जैउ. १, ९, २, ८;
आ. १, ४६७; जैआ. १, ४७५; २,
१४, ४; गो. २, ६, ४; -मस् ऐ.
४, २२; ६, ३; १८; २१; शां. ५, ५;
श. २, ५, ३, १८; ४, ६, १, १३;
५, ४, ५, २२; ५, ४, १; ६, २, १, ५;
८, २, ४, ८; १२, ७, २, ३; का. १,
५, २, १७; तै. १, ६, ७, ४; ८, २, ४;
५, ६; २, ६, ११, ९; १५, १; १७,
७; ३, ७, ५, १३; ९, २२, ४; जै. ३४;
गो. २, १, २३; ५, १५; ६, ३; -मस्य
श. ५, ४, २, ५; १३, १, २, २; का
१, ५, २, १७; तै. २, ८, ८, १२; ३,
८, ३, ३; -माः श. ८, २, ४, ८;
१३, ३, ३, ७; तै. ३, ८, २१, १;
जै. १८२; आ. २, ४, ४-६; जैआ.
२, १४, ४; -मान् जै. १८२;
-माय तै. १, ९, ९; -मासः तै.
१, ४, २, २; -मै श. १३, ५, ४,
१५; -मेष श. १, १, ४, १५; का.
२, १, ३, १७; तै. २, ६, ११, ३;
१५, २; -मैः तै. २, ६, ११, १०.

ऋषभ-चर्म(मन्+अच्)-र्म तै.
२, ७, २, २.

ऋषभ-ता-ताम् तां. १८, ६,
१४; १९, १२, २.

ऋषभ-वच(मत्तृप्)-व ऐ. ६, २०;
तां. १०, ६, ३; ५; ६; गो. २, ६, २.

† ऋधुवन् इति मुपा.। तु. ऋ. १, १०, ११। अर्वाचीनग्रन्थेषु लिपिभेदेन ऋध्वन् इति पाठो वपन्मन्ते। ऋष्य-शब्द- अद्र.

ऋषभिन- भी जै. १८२.

ऋष(भिन-)भिणी- णीः जै. १८२.

ऋषि- षयः ऐ. १, २७; २, १३; १९; २७; ३, १९; २५; ६, ३; १७; १९; २०; ३२; ७, १३; ऐआ. ३, २, ६; शां. २८, १; शांआ. १२, ४; श. १, ४, २, ६; ७; ६, १, ३; ७; ४, २, ४, २, १; ६, ९, २, ३; ६, १, १, १; २, १, २, ६; ३, ७; ८; १०; ७, २, ३, ५; ८, ४, १, ५; ३, ६; ६, १, ५; ६-९; ३, १७; १८; ९, १, २, २, १; २, १, १, ३; ३, ४, ४, ४; ५, १, ४, ५; १४, ५, २, ४; ५; का. १, २, १, ९; ३, २, ३; ४, १, १७; २, १, २, ८; तै. १, २, १, २, ६; २, ५, ८, ३; ८, ८, ५; ३, ७, ६, ९; १४, २; ११, ५, १; ९, २; १२, ३, १; तैआ. १, ३, १; ११, २; २१, ३; २३, २; २४, ४; ३१, ६; ३२, २; २, ७, १; ९, १; ३, ११, ९; १२, ४; ४, १, १; ४, २, ३; ६, ५, २; १०, ६, १; तां. ८, ५, ७; १२, १, २, ८; १४, ४, ७; १५, ५, २, ४; २२, ४, २; ७; जै. ९, १, २, २; १३, ६; २३, ५; १५, ६, १; २; १३; १९; २३; ५, १५, ६, १; २; १२; -षयः श. १२, ६, १, ४, १; -षिः ऐ. १, २, २; २, १, २; २, ५; ३, ३; ३, ७; ३, १, २; २, ०; ५, १, २; ७, १, ८; ८, २, ३; शां. ८, ७; २, २, ५; शांआ. २, १, ७; ३, ७; ७, २, ३; श. १, ४, १, १, ०; ४, १, ५, ६; ३, ४, १, ९; २, १, २; ६, ४, २, ३, ४; ९; ९; २, ३; ६; ९; २, १, १, ०; १०, ४, १, ९; १२,

६, १, ४, ०; १४, ४, २, २, २; ५, ५, १, ६- १९; तै. २, ४, ७, ६; ३, ६, ७, २; तैआ. १, ८, ८; २, ५, २; ६, ५, २; ७, ७, १; १०, १, ०, १; ३, ९, १, ५, ०, १; तां. ७, १, ०, १, ०; १५, ३, २, ५; जै. ४, ०; ८, २; १, ३, ०; १, ५, ०; १, ७, ६; २, ०, १; जैउ. ३, ५, ८, २; ष. ३, १; गो. १, २, ८; ५, २, ४; -षिणा ऐ. २, ३, ७; ४, २, ६; ६, २, ६; ८, २, ६; ऐआ. १, ३, ३; ४; ६; ८; २, १, १; ४; ६; ८; २, ४; ३, ५; ६; ८; ५, १; ३, १, ५; ६; २, ३; ४; शांआ. १२, ६; श. १, ३, ३, १, ०; ३, ४, २, ७; ४, १, ३, १, ७; ६, १, १, ०; १०, १, १, १, ०; २, २, २; ५, ३, २; ११, १, ६, १, ०; १२, ५, २, ४; ७, ३, ४; १३, ५, ४, ५; १४, १, १, २, ५; का. १, ४, ३, ४; तै. ३, १, २, ६, १, ५; ७, १; ५; ८, ३; -षिभिः श. ८, ६, ३, २, २; तै. १, ४, ८, ४; ५; तैआ. १, २, ७, ५; -षिभ्यः ऐआ. १, १, ३; शांआ. ७, १; श. १, ४, २, ३; ५, १, ९; ७, २, १; ९, ३, १, २, ३; ११, २, ३, ७; तैआ. ४, १, १, १, १; ६, ५, १; तां. १, ५, ५, २, ४; २, ४; जै. ७, २; गो. २, २, १, ३; -षिम् ऐ. ७, १, ५; श. २, ३, ४, १, ५; ४, ३, ४, १, ९; का. १, ४, १, १, २; तैआ. १, १, १, ७; तां. १, ५, ५, २, ०; गो. १, १, ५, ८; -षिणाम् ऐ. ३, ४, ९; ऐआ. १, २, २; शां. २, ९, ३; श. १, ६, २, १; ४, २; ३, २, २, ३; १, २; २, ९; ४, १, २, ५; ४, ३, १, ६; २, २, ३; १, ६; ४, ३, ४, २, १; १४, ४, २, १; २, ९; का. १, ४, १, १, ८; तै. २, ७, १, ५, १; तैआ. २, ९, १; ३, ९, २; तां. ९, ४, १, ४; जैउ. १, १, ७, ३, ९; ३, ६, २, ३; आ. १; १, ४, ७, ९-८०; ४, ८, ७; ४, ८, ९; सं. २, २, १, २; दै. ३, २, २; गो. १, १, २, ८; -षिणाम्

तै. २, ६, १, ५, २; ३, ६, १, ५, १; -षिन् श. १, १, २, ७; ८, ४, १, ५; ४, ४, १, २; ६, ३, १, ८; २, २; ९, ३, १, २, १; ४, ४, ४; ५, १, ४, ५; ११, २, ३, ७; का. २, १, २, ८; तैआ. २, ७, १; ४, १, १; तां. १, ५, ५; जैउ. १, १, ७, ३, ८; गो. १, १, ५; ८; -षे श. ४, १, ५, ७; १२, ६, १, ३, ९; तै. २, ६, १, ५, २; ३, ६, १, ५, १; -षे ऐ. ७, १, ५; १, ७; ऐआ. २, २, ३; शां. १२, ३; तै. २, ७, १, ६, १; तां. १, ५, ३, ७; ५, २, ०; जै. १, ७, ०; १, ८, ६; १, ९, ७; १, ९, ९; २, ०, ५; -षे ऐ. ५, ४, ५; श. १, ४, ९, १, ४; तां. ८, ९, २, २; आ. १; जैआ. १, १, १, १; गो. १, १, ४, ५, २, १; २, ४. ऋषिक- काः जै. १, ९, ३; -कान् जै. १, ९, ३. ऋषि-कल्प- -ल्पः जैउ १, १, ४, २. ऋषि-कृत- -तेन शां. १, ३, ३. ऋषि-चित्ति- -तिः श. ८, ४, ४, १, २. ऋषि-स्व- -स्व तैआ. २, ९, १. ऋषि-द्रोण- -णे गो. १, २, ८. ऋषि-नि-षेवि(त-)ता- -ताम् गो. १, १, २, ७. ऋषि-वन- -ने गो. १, २, ८. ऋषि-वृत्त(√स्तु)- -वृत्तः श. १, ४, २, ६; तै. ३, ५, ३, १. ऋषि-ष्टोम- -माः जै. १, ४, ५. ऋषि-संहि(त-)ता- -ताः सं. १. ऋष्टि- -ष्टि तैआ. १, ५, १. ऋष्यशृङ्ग- -ङ्गः जैउ. ३, ७, ३, २; -ङ्गय जैउ. ३, ७, ३, २. = ऋष्य- टि. द. ऋष्व,ष्वा- -ष्व तै. २, ७, १, ६, ३; -ष्वः तै. २, ५, ५, ५; -ष्वा शांआ. २, ४; -ष्वाः तै. ३, ६, २, २.

† 'अष्टि' (√अश्रोतेः भा.) इति मुपा. । बाह्वृचप्रयोगबाहुल्याद् 'ऋष्टि-' इति प्राति. मुद्रितम् । नपुंसकत्वं विमर्शनीयम् । ‡ 'ष्वाः' इति मुपा. टीकापाठश्च चिन्त्यौ । =तु. ऋ. ७, ९७, ७ ।

ए

१५१ तैआ. ४,४०,१.
 २५(आ/१३), ऐति श. १, २, २, २;
 ४,१८; ४,५, २, ३; ६,७,३,९; ७,
 ३, १, ६; १४, २, १, १५; ७, १,
 १२; २, ८; तै. १, ३, १०, ११; जै.
 १, १, ४, ८; ऐतिऽइव शां. २६,
 १४; १५; आध्वनि ऐ. १, २; ७;
 ३, १८; ऐआ. २, १, ७; श. २, ६, २,
 १८; ३, ५, २, ३; ६, २, १०; ११;
 १३; ४, ४; ८, २, १८; ९, ३, १, २९;
 ३१; ४, ५, २, ३; ६, ८, १३; १५;
 ५, २, ३, ४; ४, २०; ७, २, १, १७;
 ९, १, २, १२; का. १, ६, २, ८; तै.
 १, ६, १, ४; ५, ६; १०, ५; २, २, २,
 ३; तैआ. १, ८, ५; ३, १४, ३; ५, २,
 १२; तां. ४, ३, ४; ५; ६, १७; ६, ८,
 १३; ७, २, ६; १०, ५; १०, ३, १३;
 २३, ४, ७; ७, ६; २८, ८; जै. १८;
 मं. २, ६, ७; ८; सा. ३, ७, ९; गो.
 २, २, १६; आ...यन्ति श. ९,
 २, ३, ४७; का. १, १, ३, १; ४, १;
 तैआ. ३, १८, १; ऐषि तैआ. ६,
 १, २; १२, १; आध्वसि तै. ३, ३,
 ११, ४; एथ जै. २०९; ऐमि श.
 ११, ५, १, ४; १३; का. १, ४, २,
 १०; जै. १०२; जैउ. ४, ६, ३,
 ३; आ...एमि श. ३, १, २, १२;
 एमः श. २, २, ३, ३; ४, १२; ३, ४,
 २; का. १, २, ३, २; ४, ९; तैआ.
 ६, १०, २; एमसि श. २, ३, ४,
 २८; का. १, ४, २, १०; एयाथ ऐ.
 ७, १५; १६; श. ४, १, ३, ४; ११,
 ५, १, १३; एयतुः श. १, ४, ५, ११;
 ४, १, ३, १४; जै. १८०; ऐष्यसि
 जैउ. १, १, ५, १; ऐतु श. १४, ९,

४, ५; तैआ. १, ३०, १; ३२, १; ३,
 १५, २; मं. १, ६, ३३; आ...एतु
 श. २, ६, १, ३९; तै. २, ५, १, २;
 ८, ६, ९; ३, ६, ३, ४; आ... (एतु) ऐ.
 ३, ३४; आ... (एतु) तै. २, ५,
 ८, १; ८, ५, ८; एतात् जै. १९८;
 आवन्तु तैआ. ७, ४, ३; मं. १, ८,
 १; आ...यन्तु ऐआ. १, ५, ३; शां.
 २०, ४; तै. २, ५, ५, ३; तैआ. ७,
 ४, २; एहि ऐ. २, ६; ३, ३९; ४,
 ३१; ७, १७; ऐआ. ५, २, २; श.
 श. १, १, ४, ११; १२; २, ३, ४,
 ३४; ३, २, ४, १७; २०; ३, ३,
 १०; ९, ३, १६; ४, ३, ४, २१; ५, ८;
 ५, २, १, १०; ३, ५, ४; ६, ३, २, ७;
 ११, २, २, ६; ५, ३, १३; १२, ९, ३,
 ७; १३, ८, ३, ४; १४, २, १, ७; ५,
 ४, ४; का. १, २, ३, १९; ४, १, २, ४;
 २, १, ३, १५; १६; तै. १, २, १,
 २२; ३, ७, २; ३, २, ५, ८; १०, ८,
 २; ३; ४; ९, १५; ११, ५, ४;
 तैआ. ४, ८, १; ५, ७, १; ६, १, ३;
 तां. ११, ११, १; जै. ५२; ५३;
 ११५; १५२; १९०; २०३; २११;
 जैउ. १, १७, २, ६; ४, ८, ५, २; मं.
 २, ३, १७; सा. २, ६, १२; ३, १, ७,
 ८, ३; आ...इहि ऐ. ३, १५; ४९;
 ४, २९; ३१; ५, १; ४; ६; १२; १६;
 १८; २०; ६, ११; ऐआ. १, २, १,
 शां. १५, २, एतु श. ३, ९, ३, १६;
 जै. ५; ६; ४८; ९५; १३२; १४३;
 १७४; १८०; १९०; १९९; २०४;
 २०९; मं. २, ३, ५; आ... (इत) श.
 २, ५, २, २९; ऐतु श. २, २, ३,
 ३; का. १, २, ३, २; २, ४, ४, १३;
 २, ४, ९; ४, १, १; २, ३, ४, १२; तां.
 २१, १, २; भाष्यन ऐ. ५, १; ऐम

शं. १४, ६, ३, १; एयात् श. ७, २,
 २, ५; तै. १, ४, ३, ५; जैउ. १,
 १, ५, ११; एयाताम् श. १, ३, १,
 २७; १४, ८, १५, ५; एयुः श. १२,
 ६, १, ५; तां. ५, ६, ७; गो. १, २, ६६.
 ३५ (आ/६), आ...ईमहे श. ३,
 १, २, २४; शां. १७, १७; २२,
 ९; तै. २, ७, १२, ३; एमहि गो.
 १, २, ११; आयन्त ? जै. १९९.

एत-तामः शां. २६, ९.

एति-तौ ऐ. ४, २०; -स्यै श. ८,
 १, ४, ८.

एति-वत्-वन्ति तै. १, ४, ६, १.

एत्य ऐ. ५, १४; ६, ३३; ३४; ७, १५;

८, १०; शांआ. ४, १५; ५, २; ५, ३;

६, १; २; २; ४; श. १, ६, १, ७; २,

३, ३, १४; १६; ३, २, ६; ९, ३, ३३;

४, २, १, ३३; ३, ४, २२; ४, १, १४,

५, ३, ११; ८, ७, २, १२; ११, १, ६;

२३; १२, ५, २, १५; १३, ५, २, १६;

८, १, ९; १४, १, १, २१; ९, १, १८;

३, १४; का. १, २, २, ८; ४, २, ३;

७, ६, २, ६; तैआ. ४, २५, १; ५, ९,

११; तां. १०, ४, ५; जै. ४७; ४८;

५३; १३६; १४१; १४९; १७७;

१८६; १९८; २००; जैउ. २, ३,

३, ६; ३, ६, ५, ८; १, २, १०; गो.

२, १, २१; ऐतोस् अद्र.

एक,का-कः ऐ. २, ६; ३३; ३, ३९;

४, ३१; ५, ६; १३; १८; २१; २९; ६,

१८; १९; ३४; शां. २, ९; १०, २;

१६, २; २०, ३; २३, २; २५, ५; ६;

८; २७, १; २८, ९; २९, ७; शांआ.

२, ४; ७, १९; ११, ४; श. १, १,

३, १०; ४, १३; २, १, २२; २, २;

३, १, २२; ५, ४, ७; १२; ४, १, ६;

२, २, ४, १; ५, १, १; २; ६, २, १०;

† सम्बुद्धयर्थो निपातः मा. ‡ 'इहेष्यसि' इत्यत्र 'इह । ऐष्यसि' 'इह । ऐष्यसि' इत्युभयविधपदविभागौ भवितुमर्हतः । इहागमनविवक्षायां पूर्वपक्षः साधीयान् । इहप्राप्तिविवक्षायां निरुपपृष्टस्यैव रूपम् । उभयत्र न दोषापत्तिः । अस्मिन्नेव स्थले 'इहेयात्' द्र. । तत्रापि आढः पररूपेण वा रूपसिद्धिः । § एकत्र 'वान्-इहि' इति सा-पदच्छेदश्चिन्त्यः । 'उन्-एहि' इति पदच्छेदः साधीयान् K.T. टि. द्र. । § 'अयम्' इति क्वचित् मुपा. ।

३, १, १, ८; १०; ३, १९; २०; २, १,
 ३९; २, १०; १९; २२; ५, ३, १२;
 ४, १७; ६, १, ११; ७, १, ४; ४, ३; ८,
 ४, १०; ९, ३, ३४; ७, १, ३, २, ५; २,
 ५, १०; ५, १, ५, १३; १४; २, ४, १२;
 १३; ५, ४, ९; २३; ६, १, १, ३; २,
 ३३; ३, १; ३, १, १६; ७, ४, १, १९;
 ५, २, ६; १०; ८, १, ३, ५, ४, ९; १०,
 २, ३, ५; ३, ५, १३; ५, २, १, ५; १६;
 ५, ८; ६, ५, ८; ११, १, २, १३; १२,
 २, २, ७; १३, १, ३, ८; ३, ५, २; ८,
 १, ३; १४, १, २, ८; २, १, २, १, ४, २,
 ३०; ४, ३; ६, ९, २; १०; ७, १, ३, १,
 ३३-३९; का. १, २, ४, १; ४, ३,
 १, २; २, १, ३, १, १६; २, १, १, ४;
 तै. २, १, ९, १; ३, ६, १; ४, १,
 ९, ८, २, ६; ४, २; ६, ६; ३, ८, ८, ४;
 १६, १; ९, १, ५, १; तैआ. १, ८, ३;
 १२, १; २३, १; ३, १, १, १; ९, १, ४,
 १, ३; ७, २, १; ६, ५, २; ८, ८, १, २;
 ३; ४; ५; ९, १०, ४; १०, १, ३;
 १०, १, ३; तां. ७, ७, ७; जै. १, ७;
 १२८; १५०; १५५; १६०; १६७;
 २०९; जैठ. १, १, ३, ३; ११, २,
 ७; ८; ९; १०; २, ३, १; २; ४, १;
 ३, १, ३; ३, ९; ३, १, २, २, ५;
 ९; २, ५, १२; ६, ३, २; आ. १,
 २३९; ष. ७, १; गो. १, ३, १, ५;
 २, २, २२; ३, ९; १; ६; कऽइव
 आ. १, १, ३, २; ८, ३, १२; ५, २, ४,
 १०; ११, १, २, ३; का. २, १, ३, १;
 तै. १, ६, ३, १; -कम् ए. १, २, ५;
 २८; २, ३, २; ३, ४; २, ५; २८; ४६;
 ५, ३; ३, ३; ७, २९; ऐआ. १, २, ३;
 शां. ६, १२; ८, ९; ११, १; २, ७,
 १; २, ५, १; शांआ. ७, ९; ५, ४;
 ५; ७; १६; ८, ३; ६; शा. १, १, ४,
 ७; २, १, २; ५, १, २, ३; ६, ३, २;
 ८, ३, १६; ९, २, १६; २, १, १,
 १, ४; २, २, ४, २, ५; २, १, २, १, ३, २,
 १, ४; ५, १, २, १, ३, १०; ६, ३, ३; ३,

१, १, १०; ३, ९; १९; ४, ११; २, १,
 ३; २, ४, ११; ३, २, ६; ४, ८; ४, १,
 ७; २, ८; ४, २६; २, ७, ५, २, १०;
 ७, ३, २, ७; १०; ५, ५, १३; ६, ८, ७;
 ५, १, ५, ७; १०; २८; २, २, ३; ३, १,
 १; २; ४-९; १०; ११; ५, २, ५;
 २६; ४, ५, ६-१२; ५, ४, ३; २३;
 ६, १, १, ३; १२; ३, १, ४, ३; ७, १,
 १, १, ५; २६; २, १, ५; २, ४, १, ४, ४, २,
 २९; ८, १, १, ६; ९; २, ३; ६; १०,
 १, १, ४; २, २, १, ६, ९; ४, १, ४, ५;
 ८; ९; १, ५; २, १-२३; ३, २, १; १२,
 २, २, २, ३; ३, २, १; ५, १, २; १३,
 १, ३, ८; ४, ३, ७-१०; १४, १, १,
 ३, ३; ३, १, २, ४, २, १, ८; २, ३; ३, १;
 २; ४; ३, ४; ४, ३; ८, ४, १; ६, २; ४;
 ५; १, ५, १; २; ८; ९, १, ४, ५; का.
 १, १, १, १०; २, १, २, १, १, २, ४, ३,
 १, ७; ५, २, ९; ६, ३, ३; २, १, १, ४, ४,
 १; तै. १, १, ६, ८; ५, ५, ६; ६, ४, ५;
 १०, १; २, ८, ३, ५; ७, १०; ९, ४;
 ३, १, २, ९; २, ४, ६; २; ७, ३;
 ७, १, ३; ७, १, १; ८, ४; ९, २, १;
 तैआ. १, २, ३; ७, ३; ८, ३; ३, १, १,
 १; २; १, ४, १, २; ५, १, ३; ६, २;
 ६, ३, १; ४, २; ५, ३; १०, १, १, ३;
 १०, ३; तां. ५, ४, १, ४; ७, ७, ५; जै.
 १, ५; १६; २, ४; ३, ४; ३, ७; ५, ३; ६, ३;
 ८९; १०२; १०८; १, ४, ३; १, ४, ७;
 १, ६, ९; १, ७, ३; १, ८, २; १, ८, ६; २, १, २;
 जैठ. १, २, १, ४; ३, १, ३; ६, २, ६;
 २, २, १, २; ४, १; ३, ३, ९; ३, ४, ५,
 ३; ६, ४, १; २; ५, ५; ६; ७, १, १,
 ७; १०; १२, १, २; ४; ६; ८;
 १०; १२; १, ४; आ. १, ६, १; २, ३, ९;
 २, २, ३, १९; जैआ. १, ६, १; २, ३, ९;
 सा. २, १, ५; ६; ५, ३; ५; ६, १; १, ५;
 ७, १; ८, १; ३, १, २; ७, ८; सं. १,
 २, ६; २, ६, १; १, ३; ष. १, ३; ३,
 ७; ७, ७; सं. ५; गो. १, ३, १, ६;
 २०; ४, २, ४; ५, ५; ६; २, ३; २, ४;

२, ३, २, ३; ४, १, ४; -कम्इव का.
 २, १, ४, १; -कम्इव-कम् शां. २, ६,
 १, ७; तै. १, १, ६, ७; १०, ६; सा.
 ३, ९, ५; -कया ऐ. १, १, २; २, ५;
 २, १, ८; ६, १, ४; शां. १८, १, २; २, ७,
 ८; शांआ. ३, ६; १२, ८; शा. २,
 ६, १, २, ६; ३, २, १, ३; ४, ४, १, ७;
 १९; २, ५; ७, ४, १, १, ५; ५, २, २;
 ५, ५, ५, १, ५; १०, ४, ३, १, ५; १, ८;
 १२, ७, २, १, ३; १, ४; १, ३, ८, ३, १;
 १, ४, ६, १, १, १; का. १, ६, १, १, ६;
 तै. १, २, २, २; ३, ३, २; ६, ८, ४;
 ७, ६, ४; ८, ५, ६; तैआ. १, १, १, ७;
 १०, ५, २; तां. २, ४, १, ५; ५, १, ३; ६,
 १; ७, १; ९, १; १, १, १; १, २, १;
 १, ३, १; १, ४, १; १, ५, १; १, ६, १;
 ३, १, १, २, १; ३, १; ५, १;
 ७, १; ८, १; ९, १; १०, १; १, १,
 १; १, २, १; ५, ६, ४; ८, ८, २, २;
 २, ३, २, ५, ३; ष. ३, २; जैठ.
 १, १, २, ३, ५; १, ८, १, १०; गो. २,
 ६, ५; -कस्मात् शा. ७, १, २, २, २;
 १, २, २, ३; -कस्मिन् ऐ. ७, ५;
 शांआ. ७, ३; ७, ४; शा. ५, १, ५,
 २, ८; १, ४, ४, २, २, २; -स्मै शा. १,
 ७, ३, ६; ७; १, ३, २, १, ५; ३, ५, २;
 तै. ३, ८, १, ५, ३; १, ६, १; ९,
 १, ५, १; तां. ६, ३, २; -कस्य ऐ.
 ३, २, ३; शां. १९, १; शा. २, ४, ४,
 ५; ६, २, ८; ३, ४, २, २; ४, २, ३-
 २, ५; १, २, ९, २, ३; का. १, ३, ४,
 ३; तै. २, ६, ६, २; जै. १, ३, ९; जैठ.
 १, १, १, ६; १, २, ३, ७; सा. ३, ९,
 ५; गो. २, ३, २०; -कस्या गो.
 २, ३, २०; -कस्याम् ऐ. १, १, ६;
 का. १, ६, २, ४; तां. ५, ५, ७; जै.
 १, ३, ७; -कस्य ऐ. ३, २, ३; शा. १, २,
 ८, २, १, १; ष. ३, २; -का. ऐ.
 १, १, २, ५; २, ३, २; ३, २, ९; ४, १; ६,
 १; २, ४; ३, २; शां. ३, ७, ८, ५; १, १, ५;
 १, ८, २; २, ६; १, ७; २, ९, १; ७; ३, ०;

९; शा. १, ५, २, १६; १७; ४, ७;
 १२; २, ३, १, २२; ४, ३, ८; ३, ३, १,
 १३; ४, ३, १८; ४, ६, ७, २; ५, १,
 ३, १४; ५, २१; ३, ५, २९; ५, ४, २३;
 ६, १, २, २९; ३०; ३, १, ३; ९, ३,
 ३, ६; १०, २, १, ६; ६, ३; ९; ४, १,
 ८; ५, २, १५; २१; ६, ५, ८; ११,
 १, २, ५; १४, ६, १, ११; का. १, ३,
 १, १४; २, ८; तै. १, ६, ८, ५; ९,
 १; ३, २, ६, ४; तैआ. १, ५, १;
 तां. ३, १, ३; ३, २; ८, ३; १२, ३;
 ९, ३, १०; ११, ५, ८; जै. ८८;
 १३०; १४७; १५५; १५६; जैड.
 १, १२, ३, १; १८, १, ८; ४, ८, ३, १;
 सं. १; ष. १, ३; ५, २; -काड-का
 जैड. १, ११, १, ८; -का: शा. १,
 १, ३, ५; ५, ३, ४, ३; ६-२१; का.
 २, १, ३, २; -काव जै. ६२; -कानि
 शां. २२, ५; -काम्य: शा. १०,
 २, ६, ५; -काम् ए. १, २२; ३०;
 २, १६; ३, ११; ६, ८; २३; शां.
 ५, ६; ७, ६; ८, ५; १०, १; ११, ४;
 शांआ. १२, ८; शा. १, ७, १, ४, २;
 ६, १, २१; ३, १, ४, २२; ५, २, १८;
 ४, ३, ४, ११; ५, २, २; ८, १६; १०,
 ६; ७; ६, ३, १, ३; ७, १, १, ३३; ८,
 १, २, ९; १०, २, १, ६; ४, २, १५;
 १३, ३, ५, २; ८, ३, ९; का. १, ६, १,
 १४; तै. १, ४, ७, ७; ६, ९, १;
 २, १, ३, ८; ९; ३, ९, १५, १; ११, ९,
 ४; ५; तैआ. २, १०, १; १०, १०, १;
 तां. ४, ४, ७; २१, १, १; जै. ३५;
 १३९; १४९; १६८; गो. २, १, ११;
 २४; -काम्इव शा. १, ५, २, १; २;
 -के ए. २, २२; २६; ३, १८; ३२;
 ४७; ४८; ४, ७; ५, २५; ३३; ६, ९;
 ११; २१; २७; २८; ३३; ७, २६; ८,
 ७; ऐआ. २, ३, ५; शां. १, ३; ४; ५;
 २, ३; ३, ४; ८; १३; ५, ६; ६, ११;
 ८, २; ७; ८; १०, ४; ११, ५; ८; १२,
 ६; ७; १४, ५; १७, १; ४; १८, १०;

१९, २; ४; ५; ७; ८; १०; २२, ८;
 २४, ५; २५, ४; १०; २६, १; २८,
 ३; ३०, २; शांआ. १, ५; २, १;
 १०; १७; ५, २; शा. १, १, ४, २४;
 २, १, २२; २, १०; ३, १, ११; २६;
 ३, १८; ५, ३; ४, १, ८; ३५; ३७; ५,
 १, ३; ६, ३, ८; २५; ३९; ४, १४; २१;
 ७, १, ३; ३, १२; ४, १२; ९, १, २१;
 २, १, ४, ३; ८; ४, २, ६; १९; ४, २;
 ५, ३, १८; ६, १, ३३; ४८; ३, ११;
 ३, १, २, ३; ३, २; ३, २, १, ३६; २, ५;
 ६; १४; १५; ३, २, ८; ४, २२; ३१;
 ४, २, १; ५, २, ३; ६, ३, ५; ७, १, २९;
 २, ३; ९, ३, ९; ३०; ४, १८; ४, १, १,
 २७; २, १, ८; २, १६; ३, २, १३; ३,
 ३; ४, २, ८; ३, १०; १३; ५, १६; ५,
 ४, १४; ६, ९, २५; ५, १, ३, ११; २,
 २, ३, १४; २०; ३, ५, २४; २५; ६,
 १, २, ३१; ३६; ३, २०; २, १, १३;
 ३७; ३८; ३९; ७, २, १, १३; ३, १,
 ७; २, ८; १७; ४, १, २९; ४४; २, ३०;
 ५, २, १०; २९; ८, १, ४, १; ७; २, २;
 १०, १, ३, १०; २, ३, ६; १७; ६, १९;
 ४, ३, ५; २१; ५, १; ११, १, ४, १;
 १२, ४, १, ४; ९; २, २; ७; ८; ९; ३, ३;
 ६; ७; ८; ९; ५, १, १; २; ३; १३-
 १७; ८; ३, १८; १३, २, २, १५; ४,
 १, २; ४, १; ५, १, २; ३; १८; ३, ११;
 ८, १, ८; १८; २, १; ५; ३, १०; ४,
 ११; १४, ४, १, २९; ८, १३, १;
 १५, ८; का. १, १, ४, २; ३; ७; ३,
 २, १२; ३, १६; ४, १; ६, १, २०; ३,
 ८; २, १, ३, २५; २, ४, ८; तै. ३, ३,
 २, २; तैआ. २, ६, २; ४, १७, १; ६,
 ३, २; ७, ११, ३; १०, १०, ३; सं. ३;
 जै. ६२; ८८; १११; १५१; २०३;
 जैड. १, १, ४, ६; ७, २, ३; ९, ३,
 २; १४, ४, ३; २, १, २, ७; ३, १, २,
 २; १२; ४, ४; ५; ४, ४, २; ४; ६, ५,
 ६; आ. २, २५, ७; ८; सा. १,
 ४, १; ष. २, १०; गो. २, १, १८;

२४; २, २१; ३, ११; ६, ३; ८; १५;
 १६; -केन ऐ. १, ६; २, १६; ३७;
 ५, ३०; ७, १५; शां. ६, ३; २७, १;
 शा. १, ३, १, ३; २, ५, २, १४; २२;
 ६, २, ४; ३, ९, २, १७; ४, ३, २, ९;
 ५, ५, ५, १५; ६, १, १, ६; ४, २, ९;
 ८, १, १५; ७, १, १, १५; का. १,
 ३, ४, १; ५, १, १२; १९; ६, २, २;
 २, १, ३, १२; ४, २०; २, ४, ३; तै.
 १, ७, ३, २; तां. ८, ४, ३; जै.
 १०२; १६३; गो. २, ५, ९; -केनड
 -केन का. १, ५, १, १९; ६, २, २,
 -केभ्य: शा. ८, ४, २, २; तैआ.
 ६, ३, २; -केषाम् ऐआ. १, २, ३;
 शा. १, ९, २, २; ३; ४; का. १, २,
 २, ११; १२.

एक-कपाल- ल: शां. ४, १४; ५, २;
 ४; ५; ८; शा. २, ४, ३, ८; १०; ५,
 १, १७; २, १३; ४, १०; ४, ४,
 ५, १५; का. १, ३, २, ८; ९; ४, ३,
 १४; ५, १, ११; ३, १०; ६, ३, ६;
 तै. १, ६, १, १; २, ५; ३, ४; ५; ६;
 ७, ५; ७, १, १; तां. २१, १०, २३;
 गो. २, १, २२; २३; -लम् ऐ.
 ३, ४८; शां. १८, ९; शा. २, ४, ३,
 ८; १३, ३, ८, ६; तै. १, ६, १, १;
 ३, ७; ८; तां. २१, १४, १४; -लस्य
 तै. १, ६, ३, ५; -ला: शा. २, ६,
 २, ३; का. १, ६, २, २; तै. १, ६,
 १०, १; -लान् तै. १, ६, १०, १;
 -ले शा. १४, ३, १, २२; -लेडइव
 शा. १४, ३, १, २२; -लेन शा. २,
 ५, २, ३९; का. १, ५, १, ११; ३५;

एक-काम- -कामा: ऐ. ४, २१.
 एक-कुम्भ- -म् तां. ४, ३, १०.
 एक-गायत्रीक- -काणि ष. १, ३.
 एक-गु- -गुना गो. १, ३, १७; -गुम्
 गो. १, ३, १७.
 एक-गृहपतिका- -का: शा. ४, ६, ८,
 १८.
 एक-ग्राम- -मे सा. २, ६, १४.

एक-चक्र- -क्रः गो. १,३,२; -कम्
तैआ. १,११,७; ३,११,८.
एक-चत्वारिंशत्- -त्वां. २५, ८;
श. १०,४, ३, १५; -तम् ऐआ.
५,३,२.
एक-चरु,रा- -रस्य श. ३,८,३,१७;
-रायै श. ३,८,३,१८.
एक-चितिक- -काः श. ९,४,३,३.
एक-च्छन्दस्- -न्दः ष. १, ३; तां.
७,७,५; -न्दाः जै. ११८.
एक-ज,जा- -जम् तैआ. १, ३, १;
-जाम् ष. ४,३.
एकत- -ताय श. १,२,३,५; का. २,
२,१,२०.
एक-तम्,मा- -तमाम् श. १२,१,३,
२२; -तमेन श. १,६,३,२३; का.
१,१,४,२४.
एक-तर-था ष. ३, १
एक-तस्(ः) श. १,२, ३,१; का. २,
२,१,१५; तै. ३,२,८,१०.
एकतश्चक्र- -क्रः ऐ. ५, ३३;
-क्रेणर् ऐ. ५,३०.
एकतोमु(ख→)खा- -म् तै. ३,
७,५,६.
एक-ता- -ता श. १४, ४, ३,२६;
-ताम् ऐआ. १,४,२; जै. १६९.
एक-तृप्यचराध्य- -ध्यम् सा ३,३,३.
एक-त्रिंश(शत+डट्)- -शाः श. ३,
१,४, २३; ८,४, १,२१; ३,१८;
-शाः तै. ३,११,२,४; -शेषु तै.
३,११,२,४.
एक-त्रिंशन्- -त्वां. २५,७; श.
१०,४, ३,१८; ११,६,३, ५; १४,
६,९,३; -ता ऐ. ७,१६; श. ८,४,
३,१८.
एक-त्रिंशदक्ष(र→)रा- -रया श.
३,१,४,२३.
एक-त्रिक- -कः तां. १६, १६, १;
जै. १३८; १६४; -कम् तां. ५,
१०,६; -क्रेण जै. १३८.

एक-दक्षिणा- -णा जै. १३९; १४३.
एक-देवस्य,त्या- -त्यः ऐ. २, ६; श.
४,१,३,५; ६,६,१,८; ९,१,१, १५;
२५; -त्यम् शां. २८, ९; श. ९,
१, १, १८; का. २, १, ४, २०;
-त्यया श. ८,७,३,८; -त्याः शां.
२८,९; श. १,६,२,२२; ५,१,३,
१४; का. १,६,२,२; तै. १,३,४,५.
एक-देश- -शाः गो. १,१,२८.
एकधन्- -नम् शांआ. ४,३; श.
११,४,१,१.
एक-धन-विद्(√विद्)- -दे ऐ.
१,२६; श. ३,४,३,१८; गो. २,२,४.
एक-धना(-नञ-व)-रोधन- -नम्
शांआ. ४,३.
एक-धन,ना- -नाः ऐ. २,२०; श.
३,९,३,३४; -नान् श. ३,४,३,
१८; ९,३,२७; -नासु ऐ. २,२०;
-नैः श. ४,५,१०,७.
एक-धनिन्(-न+इनि)- -निनः
श. ३,९,३,१६.
एक-धा ऐ. २, ६; ३, ३३; ५, ३२;
ऐआ. १, २, ३; ५, २; शां. १९,
१; शांआ. ५,३; ६,२०; श. १,
६, ३, २२; २, ५, १, १८; ५, १,
३, ६; ९, ५, २, ७; १०, १, ४, १; ८;
१२, ७, ३, १३; १४; ८, १, २१; २,
२८; १३, २, १, ५; का. १, ४, ३,
१५; तै. १, ३, १, ४; ६; ३, २; ७;
४, ५; ६, ७; ६, १, १; ३, १; १०,
१; ७, ६, ४; ८, ५, ६; ६, १; २, ७, ९,
४; ३, २, ८, ३; ६, ६, २; तां. २, ५,
४; ११, २; ४, ८, १०; १६, १५, ७;
८; २२, ३, ३; १०, २; जै. ३७;
१५; १६९; १९६; जैज. २, ५, ३,
७; ८; ३, ६, ५, ४; ४, ११, १, १०;
ष. २, ३; गो. १, ३, १५; २, ६, ७;
एक-धा-भूय- -म् श. १४, ८, १३,
१; २.
एक-धार- -रेण तां. १४, ४, ७.

एक-धिष्य- -ष्याः श. ४, ६, ८,
१८.
एक-धुर- -रम् तैआ. १,११,७.
एक-नक्षत्र- -त्रम् श. १३, ८, १, ३;
-त्रे श. १३, ८, १, ३.
एक-नामन्- -मानः ऐ. २, २७.
एक-नीड- -डम् तैआ. १०, १, ३.
एक-पञ्चाशत्- -त्वां. २५, ७, ८;
श. ६, २, १, ३७; -तम् ऐ. ४,
१९; शां. २५, ८.
एक-पाद्(→पद्)- -पदः तै. १,
५, १, ५; -पदे तै. ३, १, ५, १०;
-पात् ऐ. ५, ३३; श. १४, ६,
१०, २; ५; ८; ११; १४; १७;
तै. २, ५, २, ३; ३, १, ५, १०; तां.
१, ४, १२; ष. १, ३; गो. १, २, ९;
३, १, २.
एक-पदा- -दया ऐ. ६, २४;
-दा ऐआ. ५, २, ५; ३, १; श.
८, २, ४, १; १०, ५, ४, ८; -दाः
ऐ. ६, २४; ७, १; तां. १२, १३,
२२; दै. २, ९; -दाम् ऐ. ६,
२४; ऐआ. १, ५, २; -दायाम्
ऐ. ६, २४.
एकपदी- -दी श. १४, ८, १५,
१०; तै. २, ४, ६, ११; तैआ. १,
९, ४; -दीम् श. ४, ५, २, १२;
एकपाद- -देन गो. १, २, ८.
एक-पादि(दिन्→)नी- -नीः गो.
२, ४, १५; -न्या गो. २, ४, १५.
एक-पर्यास- -सः शां. ३०, ९.
एक-पञ्च- -शौ शां. १०, २.
एक-पाति(तिन्→)नी- -न्यः ऐ. १,
१९; शां. १५, ३; १६, ४.
एक-पाति-ता- -तायै शां. २४, ६;
७, ८.
एक-पात्र- -त्राः ऐ. २, २७.
एक-पुण्डरीक- -कम् ऐआ. ३, २,
४; श. १४, ९, ३, १४.
एक-पुत्र- -त्रः जैज. २, २, ३, २.

†.M.W. 'एकतः' इति पृथक्पदमाह ।

एक-पुरोडाश- -शाः श. छ, ६, ८, १८.
 एक-प्रादे(श→)शा- -शाम् श. ६, ५, २, १०.
 एक-प्रेष- -षाः ऐ. ६, १४.
 एक-भूय- -म् शांआ. ५, २.
 एक-मनस्- -नसः ऐ. ८, २५, २७; -नाः सं. १, २, २१.
 एक-मनुष्य- -ष्याणाम् सार, ५, १.
 एक-यावन्- -वा तै. २, ७, ११, २.
 एक-यूप- -पः तै. ३, ८, १९, १; तां. २१, ४, १३; -ये शां. १०, २; तै. १, ८, ६, १.
 एक-योजन- -नम् तैआ. १, ११, ७.
 एक-राज्- -राट्, इ ऐ. ८, १५; तैआ. ३, १५, २; जैउ. छ, ६, ३, ४; ५.
 एक-राज्- -जः तै. २, ८, ३, ७; सा. ३, ५, २.
 एक-रात्र- -त्रम् शां. ८, ९; सा. १, ७, ३; ८, ११; २, ५, ५; -त्रेण सा. २, ५, ५.
 एक-रात्रो(-त्रउड-)पोषित (उप √वस्)- -तः सा. २, ६, १२.
 एक-रूप, पा- -पः श. छ, २, ४, १८; -पम् श. छ, २, ४, १८; जै. १११; २०७; -पा श. ३, १, १६; -पाः तै. १, ३, ४, ४; तैआ. ३, ११, १०; ११; १२; तां. ६, ८, ८; जै. ५२; -पाःऽइव का. १, १, २, ३; -पान् जै. ५२; -पाभिः तां. ६, ८, ८.
 एक-वे(-कऽकृच्)- -चम् गो. २, ६, १३; -चां तां. १८, ८, १७; -चान् गो. १, १, ५; ८; -चानि श. १०, १, २, ९; -चै जैउ. १, १८, १, १०; ष. ३, ७; -चौं तां. ११, ५, १२.
 एक(-कऽकृच्)- -चिं- -चिं श. १४, ५, ५, २२; ७, ३, २८; -चै श. १४, ५, ५, २२; ७, ३, २८; आ. २, १८, ९-१०.
 एक-वचन- -नेव श. १३, ५, १, १८.

एक-वृत् तै. ३, ८, १६, २.
 एक-वर्त्तनि(√वृत्)- -निना ष. १, ५.
 एक-वर्ष(→)र्षा- -र्षा तां. १, १, ३.
 एक-विंश(-ति+डट्)- -शः ऐ. १, १९; ३०; ३; ४१; ४३; छ, १८; ५, ४; ८, ४; ऐआ. १, १, ४; ५, १; शां. ११, ६; १४, ५; १६, ७; २५, १; सा. १, ३, ५, ११; ५, ४, १, ६; ५, ३, ४; ६, २, २, ३; ४; ७, १, २; ७, १, १, ३; ८, १, २, ५; ४, १, १२; २, ६; ३, १३; ४, ५; ५, ३, ६; ६, १, ८; २, २, ६; १०, ५, ४, ६; ९; ११; १३; १९; ११, २, ६, ११; १२, २, २, ६; १२; ४, १२; १३, १, ७, ३; ३, ३, ७; ९; १०; ४, ४, ११; ५, १, ५; ६; ७; ३, १०; ४, ९; १०; २०; २६; तै. १, २, ४, १; ५, १०, ६; ११, १, ८, ८, ४; ५; २, २, ३, ७; ६, १९, २; ३, ३, ७, १; ८, १०, ३; १७, २; २०, २; २१, १; ३; ४; १२, ५, ७; ८; तां. २, १६, २; ४; ३, ७, २; छ, ६, ३; ४, ५, १, १७; ६, २, ३; १५; १०, १, १०; २, ६; १२, ७, १०; १३, ३; ४; १६, १, ४, ४, १२; ९, ६; १३, ४; ५; १४, ८; १५, १०; १७, २, ३; ३, ४; ५, ६; १८, १०, ९; १९, १, ५, ८, ७; ९, ६; १०, ८; १८, ३; २०, १, १; ३, १; ४, १, ५, १; ३; ८, १, १०, १; ११, २; २१, ४, १; ७; ६, १; ७, १; ८, १; ६; १, १; १०, २; १२, १; ८; २२, ७, ८; १४, १; १५, १, ५; ९; २३, १७, २; २५, ६, ३; ८, ६; जै. ८; ८८; १४०; १४५; १६८; गो. १, ५, १; ३; १५; २३; -शम् ऐ. १, १९; ३, ४; ४; १८; १९; ऐआ. १, १, ४; २, ४; शां. २२, ९; सा. ५, ५, ३, ३; ८, १, २, ५; ९, ३, ३, १९; १०, १, २, ७; ५, ६; ९; ११; १३; १९; १२, २, २, ६; ४, १२; ३, १, ६; ३, ३, ३, ३; ५, १, ५; ६; ७; ४;

१०; तै. १, २, ३, २; ६, ४; तां. २, १६, ४; ५, १, १६; ६, १, ११; १२, ७, ६; ८, २; १६, २, ७; १५, १०; २०, २, ३; ३, १; ६, १; ७, १; ८, १; ९, १; ११, २; १४, १; २१, ४, ७; ७, १; ८, १; १०, २; ३; ११, १; १२, ८; १३, १; २२, ५, २; ९; ७, १; १५, ९; जै. १२९; १४५; १५७; १६८; जैउ. १, ५, १; ३; ष. ३, ५; गो. १, १, २०; ५, ३; १९; -शस्य तै. १, ५, १०, ३; ६; तां. २, १५, ३; ३, ७, २; १०, १, १०; ६, ४; -शाः ऐ. १, ५; सा. १३, ३, ३, ७; तै. ३, ८, २, १, १; ११, २, ३; १२, ९, ८; तां. १९, १, ४; २४, ११, १; १५, ४; २५, ६, १; ६, ३; ८, १; १८, १; -शाव श. ५, ५, ३, ४; ८, १, २, ५; १३, ३, २, १; तै. ३, ९, ९, १; -शान् जै. ८८; -शानि श. १३, ५, ३, १०; ४, २०; तां. १९, १४, ७; २०, २, १; ३; ११, २; १४, १; २१, ६, १; ९, १; १०, ३; ४; २४, १५, १; -शे श. ८, ५, ३, ७; १३, ३, २, १; ५, १, ६; ७; तै. १, २, ४, २; ३, ९, ९, १; तां. ३, ७, २; १९, १५, ३; २०, २, १; ८, १; ९, १; २१, ११, १; १३, १; २३, १९, १; जै. १२९; -शेन ऐ. ३, ४, २; छ, १८; ८, १२; १७; सा. ८, ४, २, ६; ६, १, ८; १३, ५, १, ६; तै. १, २, ४, १; ५, १०, ३; ६; २, २, ४, ६; ७; ७, १४, २; तां. ५, ६, ७; २०, ३, २, १०, १; २५, ३, १; ४, १; जै. १४०; -शेषु तै. ३, ११, २, ३; -शैः जै. ८८; १६०; -शौ श. ७, १, १, ३५; तां. १६, १५, ११; १९, १०, ८.
 एक-विंश- -शी जै. ८८; -शीम् जै. ९१; ९२.
 एक-विंश-त्रयस्त्रिंश(-शत+डट्)- -शौ शां. २६, ७.
 एक-विंश-व(त→)ती- -तीम् श.

८,४,४,१;२^३;३; -स्याम् श. ८, ४,४,३; -स्यौ श. ८,४,४,५^३.
 एक-विंश-सम्पद्- -दम् श.७,१, २,१५; ८,५,३,८.
 एक-विंश-स्तोम- -मः श.५,४,१, ६; -मानाम् तां. ६,१,११; -मेन श. १३,५,४,१५.
 एक-विंशा(-शऽआ-)यतन- -नः तां.१२,१३,८.
 एक-वि(शिन-→)शिनी- -नी तै. ३, ८, १९, १; तां. २१,४,१३; -नीम् तै. ३,८,१७,२.
 एक-विंशो(-शऽउ-)कथ- -कथानि तां. २१,१०,४.
 एक-विंशति- -तये श. १३,५,१, १४; -तिः ऐ. १, १९; २२; ३०; ऐआ. १,१,४;४, २^३;५,१^३; शां. ११,६^३;१४,५^३;२५, १;३; ७;८; शांआ. २,६^३; श. ६, २,२,३;४; ३६;७,१,२; ७, १,१, ३४; ३५; २,१६;१७; ८,५,३,६;९, १, १, २६;३,३,१९;४,३,७; १०, ५,४, ६;९;११;१३;१९; ११,२,६,१०; ११; १२,२,२,६; १३, १, ७, ३; ३,३,७;९;१०^३; ४,४, ५; ११;५, १, ३; ३, ११,४, २६; तै. ३, ८, १०, ३; १७, २;२०,२^३;२१, १-३;४^३; १२,५, ७; तां. २४,२, २; जै. १४७; ष. ३, १;४, ३;४; गो. १,४,२०;५,२४;२५; -तिम् ऐ. ४,१९; श. १, ३,५, ११;९, ४,३,७; १०,४,३,१३; २०; १३, ४,४,११;५,३, ४;४, २५; तै. ३, ३,७,१;८, १०,३; -तिम्-तिम् श.१३,५,१,१४; -तौ ऐआ.५,१, १; -त्या ऐ. १, ३; ५^३; ३०^३; श. ८,४,३,१३; जै. ८८.
 एक-विंशति-रूपाल- -लः तै.१,

७,७,३;-लस्य तै.१,७,१०,६.
 एक-विंशति-कृत्वस्(ः) सा. १, ५,८ कृत्वस् टि. द्र.
 एक-विंशति-गृहीत- -तेन श.९, २,२,६.
 एक-विंशति-दृक्षिण- -णेन तां. १६,८,२.
 एक-विंशति-ध्वा श. १०, ४, २, १६; १३,५,३,४; तै. ३, ७,४,८.
 एक-विंशति-निर्बाध- -धः श.६, ५,१,२;७,४,१,१०.
 एक-विंशति-सस्थ- -म् गो.१,१, १२.
 एक-विंशत्य(-तिऽअ-)नुगान- -म् आ. २,२३,१९.
 एक-विंशत्य(-तिऽअ-)रत्नि- -ल्यः श. १३,४,४,५;११; -लिः तै. ३, ८,१९,१; तां. २१,४,१३.
 एक-विंशत्या(-तिऽआ-)हाव- -म् शां. १६,७.
 एक-विध- -धम् श. १०, २, ३, १७.
 एक-वीर- -रः जैउ. २,२,३,१.
 एक-वीर्य- -र्यौ तां. ५,१,१२.
 एक-वृक्ष- -क्षे सा. ३,३,३.
 एक-वृत्- -त् श. १३,२,१,५.
 एक-वृष- -षम् आ. जैआ. २,१६, ४; -षेण सा. ३,५,२.
 एक-वृषन्- -वृषा तै.२,४,७,८^३.
 एक-वृषम्- -म्भम् तै. २,४,७,८.
 एक-वेश्मन्- -श्मना श. १, ३, २, १४.
 एक-व्याख्या(न-→)ना- -नाः श.६, २,१, २७; ३३;७,४,६; ७,२,४, २८.
 एक-त्राय- -त्यः जैउ. ३,५,२,३.
 एक-शत(-त+डट्)- -तःऽ श. १३,२,१,६;६,८; तै. १,७,६,४.

२एक-शत- -तम् ऐ. ७,१८; ऐआ. १,२,२;५,२,२; शां. ८, ६; १८, १०;२५,७;८; श. १०,२, ६,१०; १३,२,१,६^३; -तम्-तम् श.१३, २, ६, ८; -तस्य शां. २५, ८; -ताय श. १३,२,१,५; -तेन शां. ८,३; तै.१,७,६,४.
 एकशत-तम्- -मः ऐआ. १, २, २^३; शां. १८,१०; श. १०, २,४, ३; -तम् श. १०,२,४,८.
 एकश तमी- -मी शां. ८, ३; २५,७; श. १०, २,६, १;२;११; १२;१४.
 एकशत-ध्वा श. १०,२,४,१^३;२; ३;४^३-६^३;८.
 एकशत-विध- -धः श. १०,२, ३,१४; ४,३-७;८^३; ५,१६^३;६,१; १२; -धम् श. १०, २,३,१८^३; ४,७;८;६,७;९^३; -धस्य श. १०, २,३,७; -धः श. १०,२,६,१३; -धात् श. १०,२,३,१८; -धे श. १०,२,३, १८; ६,१२; १३; १५; -धेन श. १०,२,४,८^३;६,७.
 एक-शफ- -फः श. ७, ५, २, ३३; -फम् श. ४,५,५,८;७,५,२,३३; १२,७,१,५;२,८; १४, ४, २,८; तै. ३,९,८,२;११,४; -फस्य श. ४,५,५, ८; -फाः श. ८, ४, ३, १३^३; १३,३, ४,४; तै. १, २,१, २६.
 एक-शलाका- -क्या श. २,५,२,६; का. १,६,१,५.
 एक-षष्ट(-ष्टि+डट्)- -ष्टे श.१०,४, ३,१३.
 एक-षष्टि-रात्र- -म् तां. २४,१८, १;३;८.
 एक-संस्थित- -तः गो. १,२,९.
 एक-सप्तति- -तिः श. १०,४,३,१६

† = अ. ४, २२, ६;७; 'एकवृषः' इति पाठः । अन्येषां च पदानां तत्रैव पाठभेदो शाखाभेदेन द्र. स्वरश्चाप्यत्र चिन्त्यः । ‡ = अ. ४,२२,५; 'एकवृषम्' इति पाठः । § 'आत्मैकशतः' इति मुंपा. स्वरश्चिन्त्यः 'आत्मैकशतः' इत्येव साधीयान् स्नात् । तु. तै., श.(८,४,३,८ एकादश-) द्र. ।

एक-सभ्- -म् श. १४, ९, ३, ९.
 एक-सा(मन्→)ञी- -ञी जै. २४.
 एक-सूक्त(सु/वच्)- -क्तः गो. २,
 ६, ६; -क्ते शां. २४, २.
 एकस्तोम- -मः जै. ३, १, ४, १२.
 एक-स्तोम-भागा(-ग ऽ अ-)जु-
 मन्त्र- -न्त्रेण जै. ३, ४, ४, ७.
 एक-स्थ, स्था- -स्थः शां. १०, २;
 -स्थम् श. ६, ६, १, ८; ८, ७, २, ३;
 ९, ३, १, १४, ४, ३, २; -स्था शां.
 १८, ९, २९, ५; गो. २, ६, १३, १;
 -स्थाम् श. ६, ६, १, ८; ८, ७, २, ३;
 ९, ३, १, १४, ४, ३, २; जै. १, १, २,
 ३, ५.
 एक-स्फया- -स्फयया श. ३, ५, २,
 २; ९, २, ३, १.
 एक-हंस- -सः श १४, ७, १, १२; १३.
 एक-हायन- -नः गो. २, १, १७.
 एक-होतृ- -ता तैआ ३, ७, १; -तारम्
 तै. २, ३, ७, १; -त्रे तै. २, ३, ६, ४.
 एकाकिन्(-क+आकिन्च्)- -नम्
 तां. १९, ११, १०; २०, १२, ४, ५;
 -किने श. ३, ४, ४, ९; -की श. १२,
 ८, १, २१; २, २१; २८; १३, २, ६,
 १०; ५, २, १२; १४, ४, २, ३, ४;
 ३०; तै. ३, ९, ५, ४.
 एकाकिनी- -नी श. ४, २, ५, २१;
 -नीऽइव शां. २४, ६-८.
 एका(-कऽअ-)क्षर, रा- -रः गो. १, १,
 २५; २६; -रम् ऐ. ३, १२; तां.
 ११, ३, ६; १२, १३, २७; जै. ७४;
 १६८; -रा ऐ. ३, २५; २८; ५,
 ३; तां. ४, ३, ३; १५, १०, १३; २०,
 १५, २; १४, ८; जै. १०२; १६८;
 गो. १, १, २२; -राम् तै. २, ८, ८,
 ४; तां. २०, १४, ५; -रेण ऐ. ५,
 ३; श. ५, २, २, १७; तां. १२,

१३, २९; जै. ७४.
 एकाक्षर-णिघन- -नः तां. ४, ३,
 ३; १५, १०, १२.
 एकाक्षर-द्वयक्ष(र→)रा- -म्
 ऐआ. १, ३, ३; ६.
 एका(-कऽअ-)तिथि- -थिः ऐ. ५,
 ३०; -थिम् ऐ. ५, ३०.
 एका(←क)-दश(-शान्+डट्)- -शः
 शां. १२, ८; श. ३, ८, १, ३; ८, ४, ३,
 ८; १०, ४, ३, २२; ११, २, १, २; ६,
 ३, ७; १३, २, ५, ४; १४, ६, ९, ५; तै.
 ३, ८, २१, २; -शामिः १ श. ८, ४, ३,
 ८; १३, ५, १, १६; -शम् तां. १, ३;
 मं. १, २, १९; शां. तै. ३, ११, २, २;
 -शान् गो. १, १, ५; -शानाम् श.
 ११, २, १, ४; -शानि श. ३, ८, ४,
 १; -शे तैआ. ५, १२, ३; -शेन तां.
 ६, १, २; -शेषु तै. ३, ११, २, २.
 एकादशी- -शी श. १, ४, १, ३७;
 ११, २, ७, ६; तां. १६, १, १२; १९,
 ४, ३
 एकादशन्- -श ऐ. १, १०; २, २;
 १८; ३७; ३, २२; ५, १२; ऐआ.
 १, ३, ४; २, ३, ६; ५, २, ४; शां.
 ३, २, ९, २; १०, २; ३; १२, ६; १४,
 २; ३; १६, ४; २५, ८; २७, ३;
 श. ३, ८, १, ३; ४, १; ४, २,
 २, ९; ५, ७, २; ५, ३, १, १२; ६, १,
 २, ७; २, २, ३६; ३७; ६, ३, १२;
 ७, ४, ६; ८, ३, ४, ११; ९, ४, ३, ७;
 ५, १, ३२; ३३; ११, १, ६, २५;
 २६; २, १, २; ६, ३, ५; १२, ८, ३,
 २८; २९; १३, २, ५, ४; ३, ३, ८;
 ९; ६, १, ४; २, ४; ६; १६; १७; १४,
 ६, ९, ३; तै. १, ५, ३, ४; २, ६, ५, ७;
 ७, १, ३; ३, २, ७, ५; ८, २१, २; ३;
 ९, २, ४; तैआ. १, ९, २; ३; तां. ६, २,

५; १७, ११, २; १८, १०, ७; २०, २
 ४; २१, १०, २३; जै. १३३; १३९;
 ष. ४, ३; गो. २, १, १८; २, १३
 ५, ७; -शमिः ऐ. ३, २८; तां.
 ३, ९, १; १०, १; ११, १; १०, ५,
 ९; -शम्यः तां. ३, २, १; ३, १; ४,
 १; ५, १; ६, १; ७, १.
 एकादश-कपाल- -ळः ऐ. १, १;
 श. १, ६, ३, १४; ५, ५, १, १; ९; ६,
 ६, १, २; १२, ७, २, १८; तां. २५,
 १४, १; ४; -ळम् ऐ. १, १; २, २३;
 शां. ४, १; ३; ४; ७, १; १९, १; श.
 १, ६, ३, १४; ५, २, ३, ६; ७; ५, १; ३,
 १, ३; ३, १; ४, ५, १०; ५, ४, २९;
 ११, १, ५, ५; ४, ३, ५; तै. १, १, ६,
 ५; ५, ९, २; ६, १, ५; ६; ७; ७, २,
 १; ३; ७, ३, ३; ७, ८, ६, ३; ३, १, ४,
 १४; ८, १२, १; जै. १६४; गो. २,
 १, १२; -ळस्य तै. १, ७, ४, ४;
 -ळान् ऐ. २, २३; तै. १, ५, ११,
 ४; तां. २१, १४, १८; -लेन श.
 ५, ५, १, ४; तै. १, ५, ११, ३; तां.
 ५, १०, १०.
 एकादश-धा श. १०, ४, २, ११.
 एकादश-पुरुष- -षस्य तैआ. १,
 ९, १; १७, १.
 एकादशर्च(-शऽअच्)- -र्चम् ऐ.
 ८, २; -र्चौं शां. २९, ३.
 एकादश-खीक- -कस्य तैआ. १,
 ९, १; १७, १.
 एकादशाक्ष(-शऽअक्षि)- -क्षम्
 ऐ. ५, ३०; गो. १, १, ३१; -क्षे
 ऐ. ५, ३०.
 एकादशा(-शऽअ-)क्षर, रा- -रम्
 ऐ. ३, १२; तां. ८, ७, १; १२, १३,
 २९; जै. ७४; गो. २, ३, १०; -रा ऐ.
 २, २; ३, १२; २८; ८, २; शां. ३, २,

† 'एकस्ता ?' इति मुपा. चिन्त्यः। ‡ कालि. अज. स्वरपाठस्तु प्रमाद एव । अन्तिमस्थले W. इत्यस्यापि ।
 § स्वराजुरोधादत्र समावेशोऽभिप्रेतः । अग्रिमकण्डिकासु 'पञ्चविंशत्या... सप्तविंशत्या...' इत्यमरिह्रुपदर्शनात् पूरणार्थोऽन-
 पेक्षः । परं तत्रैव 'त्रयोदशभिः... पञ्चदशभिः...' इत्यादिषु दशान्तस्यान्तोदात्तत्वदर्शनात्पूरणार्थकभिन्नेऽर्थे ङटप्रत्ययो
 मतः स्यादित्यलमीयते ।

१०, २; शा. १, ३, ५, ५, ७, ३, २, ४; ३, ६, ४, २२; छ, १, १, १०; ३, २, ८, ५, ३, १, १२; ८, ३, ४, ११; ५, १, १०; ९, ४, ३, ७, ५, १, ३२; ३, ३, १०, २, ३, २; १२, ७, २, १८; १३, २, ५, ४; ६, १, ४, ५; २, ४; ६; १५; १७; तै. ३, ८, १२, १; तां. ६, ३, १३; ८, ४, ३; १४, ५, १९; १८, १०, ७; जै. १००; १०२; १३३; गो. २, १, १८; ३, १०; -राणि ऐ. १, ६; तां. १५, १२, ७; -रेषु ऐ. ४, ४.
 एकादशाक्षर-णिघन्त- नः तां. १४, ५, १९.
 एकादशाक्षर-द्वय(द्विसअ-)क्षर- राणि वा. ११, १, ६, ४.
 एकादशा(-शसअ-)रलि- लिः शां. १०, १; -लिम् वा. ३, ६, ४, २२.
 एकाद(सिन्-)शिनी- नी श. १३, २, ५, २; ३, ३, ८; ६, १, ६; तै. १, २, ५, १; ३, ८, १९, १, ९, २, ३; तां. २१, ४, १३; -नीम् शां. १०, २; १२, ७, ८; वा. ३, ९, १, ४; तै. १, २, ५, ३; -न्या शां. १२, ८; वा. ३, ९, १, ४; तां. २०, २, ४; -न्याम् ष. ३, ७; -न्यै शां. १२, ८; -न्यौ वा. १३, ५, १, ३.
 एकादशिनी-पञ्च- शवः तां. १७, १३, १३.
 एकादशे(-शसइ-)तर- रेषु वा. १३, ६, २, ६.
 एका(-कसअ-)नुगान- म् आ. २, २०; १८६.
 एकाक्ष(-कात्सज)-त्रिंश(-त्+उट्)- शाः तै. ३, ११, २, ४; -शेषु तै. ३, ११, २, ४.
 एकाक्ष-त्रिंशत्- त् गो. २, २, १०.
 एकाक्ष-विंश- शाः तै. ३, ११, २, ३; -शेषु तै. ३, ११, २, ३.
 एका(-कसअ-)धनु- नम् वा. १४, ५, ४, ११; ७, ३, १२; -ने जै. ६, २.

एका(-कसअ-)रलि- म् वा. ११, ७, ४, १.
 एका(-कसआ-)रामु-ता- ता वा. ११, ५, ७, १.
 एका(-कसअ-)श्व- म् तैआ. १, ११, ७.
 एका(-कासअ-)ष्टका- का मं. २, ३, २१; तां. १, ९, २; २३, ६, ४; -काम् तां. ५, ९, १३; -कायाम् तां. ५, ९, १; ४; ६; १३; गो. २, ४, ९; -०के मं. २, २, १३.
 एकाह(-कसअहन्)- हः ऐ. ६, ८; १७; शां. २१, ५; २४; २; २५, ३; ११; १४; २७, २; २८, १०; २९, ५; ८; ३०, १०; शांआ. १, २; २, १६; १७; १८; वा. ४, ६, ८, २०; १२, २, २, १२; गो. १, ५, १; २, ५, ११; -हम् ऐ. ६, ८; तै. २, १, ६, ५; तां. ४, ७; गो. २, ५, १४; -हस्य ऐ. ६, १७; शां. २१, ५; वा. १२, २, २, १२; गो. १, ५, १; २, ३, १२; २०; ४, ११; ५, ११; -हाः ऐ. ८, ४; -हानाम् शां. २५, १३; -हे शां. १९, २; २५, ११; १२; वा. ४, ५, ४, १४; जै. १६८.
 एकाहन्- हनि जै. ४५.
 एकाहा(-हसआ-)तान- नः शां. १९, ८; २०, २; २४, २; २५, ३; ११; शांआ. १, ३; वा. १३, ५, १, ९.
 एकी/भू, एकी.....भवति वा. १४, ७, २, २८.
 एकै(-कसइ-)ष्टका- ऋः वा. ६, १, २, ३०; १०, ५, २, २२.
 एकै(-कसइ-)ष्टका- काम् वा. २, १, २, १४.
 एकै(-कसए-)क, का- कः ऐ. २, २९; वा. २, ४, ४, ६; ३, ४, १८; ४, ६, ९, ७; २१; १०, ५, ३, ३; ४; ११; १४, ४, २, २२; का. १, ३, ४, ४; तै. १, ६, ८, ९; -कःसइव जै. ७४; -कम्

ऐ. ३, ११; ६, १९; ३१; ऐआ. ५, १, ६; शां. १५, ३; ४; शांआ. २, २, ५, २; वा. १, ७, ३, ६; ७; ४, ५, ४, ६; ५, १०; ६, ८, ५; ७; १२; १७; ५, १, ४, ५; ४, ५, ३; ८, १, ४, ४; ७, १, ४; १०, ५, ४, ५; १४, ४, २, १२; १७; ३०; तै. १, ६, ८, ९; गो. २, २, १०; ६, १; ६; ९; ५, १०; -क्या ऐ. ३, १८; तां. ५, ६, ३; जै. १३७; -कस्मात् तै. ३, १०, ११, ४; -कस्मिन् वा. ७, ५, २, ९; १०; ८, १, १, २; ७, १, ४; -कस्य शां. ५, ७; वा. १०, ४, २, ५; ७; आ. १, गो. २, १, २५; ६, ६; -कस्याः वा. १४, ६, १, २; -कस्यै शां. १७, १; जै. १८; -का शां. १७, १; जै. १२९; गो. २, २, १०; -काः गो. २, ६, ६; -काम् ऐ. १, २; शां. ८, ८; ३०, ७; वा. १०, २, ५, १३; ४, ४, ४; तै. १, २, ६, ४; जै. १८१; जैउ. ४, ८, ३, १; गो. २, २, १०; -केन ऐ. ३, ४, २; वा. २, ५, २, २३; ६, २, ४; १४, ४, २, १७; जै. ९५.
 एको(-कसउक्थ-)क्था- क्थाः गो. २, ६, ६.
 एकोक्थ- क्थयः गो. १, ४, २०.
 एको(-कसउ-)च्छा(स-)सा- साः गो. १, ३, १६.
 एको(-कसउ-)ति- तयः वा. १२, २, २, ४.
 एको(-कसउ-)त्तर, रा- रम् वा. १०, २, ३, १७; १८; तै. ३, ८, १६, १; -राः वा. १३, २, १, ५; जै. १२९.
 एको(-कसउ-)दय- यात् गो. १, ४, २०.
 एको(-कसउ-)ना- नाः शां. ११, ५.
 एको(-कसउ-)न-विश- शः गो. १, ५, २४.
 एको(-कसउ-)पाराम- मात् गो. १, २, ५.

† वस.तस.योर्भेदाद् द्वैविध्यम् । ‡ = 'एकोतयः' इति वा. (१२, २, २, ४) पाठः ।

एको(-कउ-)वमुक्-क्रेन तै. १,६,
१,२;१०,१;७,१,८.

√एज्, एजतेऽइव जै. २५; एजति श.
३,१,३,२८;४, ५,२,५^३; ११, २,
६,२; एजति श. १,५, १, २५;
तां.२०,१६,११;जैउ.३,४,३,६;९;
एजन्ति श. ३, १, ३, २८; एजतु
श. ४,५, २,४^३; १४, ९,४, २२;
एजत गो. १,१,४^३.

एजयति श. ७,५,१,९.

एजत्-जव श. १२, ८, १, २१^३;
१४,९,१,४; तै. २,५,१, १;६,३,
५;-जन् जै. ३४.

एज(त+क→)क्!-त्का: तै. ३,
१०,१,४.

ए(आऽइज्य)व्या(√यज्)-ज्या: श.
१,७,३,१४; तै. ३,५,७,६;६,११,
४;१२,२.

ए(एत→नी→)णी-णी: तैआदि,७,१
एन-नव-नवा: तै. २,८,७,१^३.

एतश-शा: शदि,३,१,१८;-शोन श.
७,२,३,८;-शेमि: श.३,३,४,८.

एत् § श. १,६,२,३; २,२,३,३;९,४,
१२;३,४,२; ४,१,३,४;११,५,१,
४;१३;का.१,२,२,२;४,९;४,१,१.

एत्, २ ए द्र.

एतत्-त्, इ ऐ. १,२,३^३;४^३;६^३;७;
८;९, १०^३; ऐआ. १,१,१^३;२;३;
४^३; शां. ६, १३^३; ७,१; १८,२;
२४,३;२५, १२; २७,६; २९,३;
शांआ. १,१^३;२^३;३;४^३-६^३; श.१,
५,३,९-१३;१४^३;१५;१६; ४,१^३;
२;३; का. १,१,१,२^३;३;५^३; ७;९;
२,१^३;५;६^३; तै. १, १, २, १^३;४^३;
६;९,४; ६; २, १, ७; २०; २,५;
तैआ. १,२,३^३;४;३,३^३;५, २^३;७,

३;८,४^३;९,५;१०,७; १२,२; तां.
१,६,५;८,१७; २,१६,३; ३,१३,
२; ४,१,१; २०, १५,८; १६,२;
६^३;७; जै. ४;८;१०;११;१४;१७;
१८;२०^३; २१^३; २३^३; ३०; ३४^३;
३५; जैउ. १,१,२, ३;६; ३,५;६;
८;५,५;६,१; ३^३; १४,४,६^३; आ.
१; ष. १,१^३;२^३; ४^३-६^३; सा. १,
१,१३;१७;२,५;४,२१;५, ५;१०;
११;६,१;५;६;७,१; मं. १, १, ३;
३,९;२,३,१४;४,१३; सं. ३; गो.
१,१,१२; २८; २,१५^३; -तम् ऐ.
१,३; ७^३; १६; २८; ३०; २,३^३;
११; ऐआ. १,१,१;२, ३,१; शां.
३,२;५,५;८,८; शांआ. १, १;२,
३;१५;१६; ३, ३; ५,७^३; ६,३^३;
श. १,६,२,७; ७,२, २३^३;४,१८;
२१;८,१,५;३,२२;९, ३,२; ५,१,
१,१०; १६; का. १,१, ४,३; ५;
१५;१६;१८; २, १,१; २,१२;३,
१२;३,२,९; ३,९;४,२; तै. १, १,
३,४;३,२,३;५,३; ९,१; २;३;४,
१०,३;४; तैआ. १,१०,७;११,७;
२४, ४^३; २६,७; २,९,१; ३,११,
२;३^३;४,५;१२,७; तां. २,१७,४;
६,१,१;१३,९,५;१४,९,१२;१६,
१२,१;२१,४,९;९,२;१०,५;११,
२;१२,२; जै. ३;८;९; १४; १७^३;
२२;६०;७८;११२; ११७; १२७;
१४६;१८०; जैउ. १,१, ४,१;२^३;
३^३;४^३;५^३;६,१;१८, ३,२; २, २,
२,३; सं. ५; मं. २,१,१६; ष.१,
३^३;७;३,७; गो. १,१,३४; ३६;
३८;-तया ऐ. १, २८;२९;३०^३;
२,१६;२०^३;२४; ३,३४; शां. ८,
२;१६,७;१७,१; शांआ. २,८;९;

१०; ४,४; ७^३;८;९; १२,८^३; श.
१,६,२,७; ३,१,४, २०;२२;२,३,
१५; १९;४, १०;१५; १६; ३,२,
१३^३;७,३,१,११; का.१,२,१,३-
६;४,१,२२; ५,१,१८;२, १६;३,
७;२,२,३,७;१३^३; तै. १,८,५,५^३;
तैआ. १,६,३;७,५;९,५; तां. २,
१,४;५;२,२;४, २;५,४; ६,२;७,
२^३;३;४;९; जै. ८;१४८; २०३;
२१२; ष. २,१^३;३,२;३;४^३;५;६;
सं. १^३; सा. १,४,१२;१४; गो. १,
१, ११; २२;५,२५; २,४,१६^३;
-तयो: ऐ. ४,२६^३; श. ४, ३,१,
१५; १९; ५,५,४; ७,४,१, ४३;
४५^३;५,१,८; तैआ. ५, १०, १;
जै. १,१०३;१३१; सा. ३, ७,५;
९;९,१;-तस्मात् ऐ. २,४१; ३,
४१;५,२५; ऐआ. १,१, २; २,३,
१; शां. २८, ४; शांआ. १,८; ५,
३;६,२०; श. १,५,३, १४; ७,४,
१९;८,३,६; २,३, ३,७; ३,२,१,
११^३;२८^३;२, २७;४,१, २२;५,२,
२;३; ६,४,६^३;८; का. १, ४, ३,
१३^३;६,१,२४; तै. १,४,७,१;३,
३,१०,३;८,१०,४;९,७,१; तैआ.
८,१,१;२,१;३,१;४,१;५,१; तां.
१६,१,३;१३,३; जै. ४७; १०८;
१२७;२०३; जैउ. १, ५,१,३; ष.
१,७; गो. १, १, २९^३;-तस्मिन्
ऐ. २,३४^३; ३, २०; ४१; ४,१२;
२१;५,२;२१; ऐआ. १, १, ३;२,
१;४;२,३,३; शां. १३,३; २४,५;
२७,४; शांआ. १,३;५;२,१;१६;
६,३-१८;७,४; ८,१; श. १, ९,
२, २८;३४; २,३,३,९^३; ३,४,३,
१८;६,३,१२;८,१,१४; ४, १,१,

† 'एवति' इति मुपा. नितरामशुद्धः । ‡ 'एदग्वाः' इति मुपा. चिन्त्यः । 'एतच्छब्दपर्याय एतग्वशब्दः'

इति च तत्र ऋ.भाष्यविरोधात् सा.-विमर्शश्चिन्त्यः । तु. = ऋ.१,१५,३ । § (आ+इत्), सा. घृ.(१,४०९), Pw.
प्रभृत्यनुसारिव्योगमनाथैकक्रियामथाहरन्तो भ्रान्ता एव वयम् । वस्तुतः 'एत्' (LO!) इति प्रेक्षणाधीनम् आश्चर्य-
द्योतकमध्यमिति षष्ठ्यु. टि.पृ.२,२६६ द्र. । § 'एतस्या' इति G. पाठो वस्तुतः मुख्यप्रमादजोऽयं श्रेषः । 'एतया'
इत्येव पा. । सकारः पूर्वस्मिन् पदे नेयः ।

७^३;२,४,११;४,३,१०;४,१३; ७,
 २,३,६; का. १,४, २,५; ६,४,२;
 २,२,३,१७;१८; तै. १, १, ४,३;
 २,६,२;३,१०,९;२,२,३,७;३,३,
 ७,८; तैआ. ८,७,१^३;१०,१३,१^३;
 तां. ८,१,६;१६,१०,६;१७,७,२;
 जै.७०;११८;१६६;१६८;१८६;१.
 ३,१;जैउ.१,१,६,१;६,२,८;८,१,
 २; २,४,२,१०;४,८,३,२; -तस्मै
 शांआ. ४,१,२;१२,४; सा. १, ८,
 ३,१०;९,३,९;२,३,३,४^३; ४,११;
 १४; ३,४,२, १०;११;१२; ५,३,
 १७;७,३,१;२; का. १, ४, १,९;
 १२;५,१,१८; २,१६; १७; २,१,
 २,१२;२,२,८; तै. १, ४, ४, ५;
 -तस्य ऐ. १, ३^३; १०^३; २, २६;
 ३३; ३,८;४१; ऐआ. १, १, १;
 २^३;४;२,१^३; २, २,४; शां. १,४;
 १०,३;१९,७;९; २,३,३; २^३,२^३;
 ९; शांआ. १,८^३;२, २,४;६; १६;
 १७;१८^३;३,३;४,१^३;२; सा. १,६,
 ४,२०;७, ३, २०;२, १,१, ७;२,
 १०;११;४,२, २४; ३,१२; ३,१,
 २,१८;३,१९; का. १, १,२, १२;
 २,२,१३;४,१३; ३,१,७; २,११;
 ३,२०;४, ३,१६; ५,१,३;२२;२,
 ३; ६,१, २; २,१; तै. १,१,६,४;
 ३,२,७;४, २,४; ३,१;२;४,१;३;
 ६; १०;५, ११, १; ३,९, १४,४;
 १८;१; तैआ. १,२६,७^३; २,१४,
 १;१५,१;५,४, १;८, १३; ११,२;
 ६,२,१^३; तां. ७,६,१२; १२,४,
 २५;२७; १३,३,८; १३;२०;१४,
 ९,२७;३६; १६, १०, ३; १३,१;
 १७,७,१; २१,८,३; जै. ४; १८;
 ८८;८९;९९; १३३; १३७;१४४^३;
 १५०;१७०^३; जैउ. १,१, ६,१;६,
 १,६;३,८;९,१,६^३;८^३; १०,१,२;
 -२,३,१,१; ष. ३,१;११; ४,१;२;
 सा. १, १, १०; ५,९; २, १, ५;
 -तस्याः सा. ४,१,१,२७; का. १,

३,१,१; ४,३,१३; तैआ. १, १०,
 ७; -तस्याम् ऐ. १,१४^३; २,१६;
 ३,१८;८,१०^३;१२; १३; शां. ४,
 ५; १०; ७, १०; २६,४; २८,४;
 शांआ. ६,१; ७, २०^३; २१;८,४;
 सा. ३,६,३,१५; ४,४,१, १५;७,
 ३,१, २३^३; ४,१, १६; २,३६;५,
 २,१५^३; १६^३;३१;३७^३; का. १,
 २,१,६; २, १,१, १३; तैआ. २,
 २०,१^३; तां. ५,९,२; १६, १,९;
 १०; जै. ११७; १४९; ष. २, ४;
 ३,७; गो. १,२,९; -तस्यै ऐ. २,
 ३३;५,३०; शांआ. १,८; ८,१०;
 ११; सा. १,७,३,२०;२,३,३,१५;
 ३,२,३,१५;१९;४,१,८; ८,२,५;
 ९,४, २५;५, १,३,६; ३,४,९;७,
 ५,१,६; २८; तैआ. ६, ९,१; जै.
 ८९;११८;१२४; १८२; जैउ. १,
 १३,१, ४; -ताः ऐ. १, २; १०;
 १३^३;१६^३;२१;२४;२५^३;२८;३०;
 ऐआ. १,३,२^३;२, ३, ३^३; शांआ.
 १,४;२,७; १०;१२;४, १;२; ८;
 १२; १३; १४^३; ५,८^३; सा. १,६,
 ३,१८;३०; ९,१,१७; २,१,२,१-
 ३;४^३; ५;११^३;४,१०; ३,२,१;३;
 का. १,१,२,१;२^३;७;४,१०;२,२,
 ४;३,२३;४,१०;११; ३,२,२; तै.
 १,१,६,३;८,६; ३,२,६; ५,३;४,
 १,२;५, ९,७; २,२, ४,३; ३,३,
 ४,५;६,११;८,९,४;२१,४; तैआ.
 १,३,३;४,१;३;२२,९; २४,१;२;
 ३;२६,१;२,२,१; १५,१; ४,२२,
 १;२३,१; तां. २,१५, ३; २३,१,
 ५^३;२,४^३;३,५;४,२;५, ४;९,२;५;
 १३,१;२; जै. १३;१४^३; २०;४७;
 ५३; ६४^३; ८५; ८८; ९०; ९१;
 १६८^३; जैउ. १,१,७,१; ३,३,७;
 ७,१,६;७; ११,२, ११^३; १२,३,
 १;१८,२,१;३,१०; सा. १, २,५;
 २,६,१०; ष. १,६;२, २;३;६;७;
 १०;३,७;१२; सं. १^३; ३; गो. २,

२,७; -तान् ऐ. १,२०; २, २०;
 २३^३;५,१८;६,१९;७, ३०; ऐआ.
 १,१,२; शां. ६,१०;२८,१;शांआ.
 १,४;५; ७,२१; सा. २,१,१,१२;
 ३,२, ३;४, ३७; ३,८,२, ४;१९;
 २२;९, ३, १५; का. १,१, १,८^३;
 १०;३,२;२,३,१६; ४,८; ४,२,५;
 ६,२,३; तै. ३,८,१४,१; १८,७;
 ९,२,१;११,२; तैआ. १, ७,२;२,
 ६,१;५,४,१२; तां. ४,१,७; १५,
 ५,२४; १७,१, ५;८;२३, १७,२;
 २५,१,७; जै. ६;२८;१६८;१८२;
 १८६;१९८; जैउ. १,२, ३,७;४,
 ६,२,१; ष. २,३;१०^३; सा. १, १,
 १५;२,१०; सं. २,३,१८; गो. १,
 ३,८; -तानि ऐ. १,९;२, ९;१८;
 २३;३२; ३,६; १८;४७^३; ऐआ.
 १,३,४^३; शां.१३,२;१६,११;२२,
 २;७;३०,११; शांआ, १,५;२,२;
 ६;१४;५,२;१२,२;७; सा. १, ७,
 २,५;३,८;८,१,१९; २,१,२,१८;
 ३,१,४,१;४;११;३,३,३; ११;९,
 २,१७; ४,१,३,७; का. १, १, २,
 १२;२,१,९;१०;११; ३,३;४^३;४,
 ३,९;५, १,५^३;३,२; तै. १, १, ६,
 ३;४;६;७^३; २,२,१^३;४,३;४,१,३;
 २,४;९,३;५,१२,४; तैआ. २, २,
 १;७,१;४,४२, ५^३; ५,२, १३;४,
 ७;७,१^३;८,१३;१०,१; तां. ५,८,
 २^३;६,६,७;७,६,१७;८,१४; १४,
 ९,२७;११,२३;१२,९; १६, ११,
 ४;१२, ४; २०,१५, १५; जै. ६;
 १५;५३; ६४; ९५; १२०; १४०;
 १४७;१६०; १६८; १८२; १८५;
 जैउ. १,१,६, ६; २,२, ५;१७,३,
 १४^३; सं. २, ५, ८; आ. १^३; सा.
 १,४, २; ६; २,१, ७;३, ३;६; ष.
 ५,१-१२; गो.१,३,२,१; -तानि:
 ऐ. १,३;१०^३;२१;२४;२५;३०;३,
 ४; शां. ३,८;८,४; ५^३; ९,४;१०,
 ३;१६,७;८;१९,५;२३,२;२८,२;

शांआ. १,४^३;२,३;५;६;७; शा. ३,
 २,३,१२-१४; ८,१,२; ९,३,२६;
 ५,२,२, १७^३;३, ४,३^३; १२;१५;
 का. २,१,१,१०;३,५^३;२,१,२; तै.
 १,३,६,४; ३,१, ४,७^३; २, ३,७;
 ९,१७,२; तां. २३, १०, २^३;११,
 २;१३,२;४;१४, ६; १५,२^३;१८,
 २;३;२१, २; जै. १४;५३;९०;
 १४४;१४६; १६८; १९०; १९९;
 जैउ. १,१,३,८; गो. १,१,६;१०;
 २,२,११; -ताभ्यः ऐ. ३, २; शा.
 १,९,२, ३०; ७, २,२, १२; का.
 २,१,३,५; तैआ. २,२०,१^३;५,७,
 ४;१२; जैउ. १,१८, ३, १०; सा.
 १,२,५; -ताभ्याम् ऐ. २, ३८;
 ३,१७; ४, ११; ६,२६^३; ७,१७;
 ऐआ. २,३,१; शां. ८, ४^३; शा.१,
 ८,१,३६;२,३,३,९^३;५,१,५,१८;
 ३,५,७; ७,५,१,१८^३; का. २,१,
 ३,१,२; तां. ८,४,१०; ११,५,१२;
 २०; १३,९, १९; ११, १८,२०;
 १२,४,८;१०; २५, १, ११; जै.
 ३०;७२;८४;१३०; १५३; १६६;
 १६८;२०६;सा.१,१,१७;३,५,९;
 २,१,११;६,४;७;३,१, ४;१३;३,
 १; -ताम् ऐ. १,१३^३;२२;२५;
 २८;२९;३०;२,२;१६^३;२०; ऐआ.
 १,३,३; २,१,७^३; शां. ७,४;१२,
 ८;१६,९; शांआ. १,८;२,४;५,
 ७;७,२;४-८;१२-२३; शा. १,६,
 ३,१५;४,२; १३; १७;१८; ७,१,
 १०^३;८,१,११;१९;२६;९,१,२,१;
 का. १,१,४,१; २;३^३;६; २,१,१;
 ३;४, १३^३;३,१, २;३, ७; तै. १,
 १,८,४;५; ३,७,६;५,१०,७;७,३,
 ७; ३,२,२,६;३, ३,५; ८,२३,३;
 ९,२२,३; तैआ. २,१८,१;४,३,१,
 १;५,५,१^३; २^३;३; ६,९;७, ९;८,
 ६^३; तां. २,३,३; ४;९, ३;४;१०,
 ३;४;५; १५,४;१६, ४;५; १७,४;
 ३,६,४; जै. १५; १७^३; २०; ४६;

५३; ५६; ८०; ८८; ९५; १०९;
 १२७;१६८; जैउ. १, १४,४,३;
 २,४,२,१४; ४,१२, २,६; सा. १,
 ४;१८-२०; ष. १,६;७;२,१,४;
 ५,२; गो. २, २,४; -तासाम् ऐ.
 २,२४; शां. १,४; शा. १,७,१,३;
 २,१,२,५;३,१,३,९;७,३,१,४,३;
 का. १,१,२,२;२,४, १०; तै. ३,
 २,८, १; तैआ. १०, १४, १; तां.
 १३,४,११; जै. ११७;१६४; जैउ.
 १,११,१, ८;१६, ३, १०; ३,१,
 ४,१०; ष. २,५;६; -तासु ऐ. ३,
 १७;३८;४८; शांआ. १०, १; शा.
 २,३,४,३४; ३, २,२, १३;६,१,
 १४;३,५;७,१, ७;९, २,७; तै. २,
 १,१०,३; तां. ८, १,३; ९,६,३;
 १२, १३, ३; १७; १९; जै. ४७;
 १३०; जैउ. १, १६, ३, १०; २,
 ४,३,३; -ते ऐ. १, १;६; ८;१०;
 २६;२९^३; २,८; १५; १८^३; ऐआ.
 १,१,१;३,४;२,१,८^३; शां. २, २;
 ५,२;८,८; १३,१;४^३; ९; १९,६;
 २६,२; शांआ. २,९; ४, ५; १४;
 १२,१; शा. १,६, ३, ३८; ४१;४,
 १७;७,३,१६^३;४,१९;८,१, २८^३;
 ३६;२,१^३;१७;३,८;१०;२१;२७;
 का. १,१,१, ४; ३,१^३;२, २, १३;
 ४,८;३,१,३^३;१०; १५;२४; तै.१,
 १,८,१; ९,८; २,२, ३; ४;३,१^३;
 ५,१;३^३; ३,४, ५; ६,५; ६;७,२;
 तैआ. १,८,३; ९,१;१०,४;१२,४;
 १३,३;१९,१; २,२,१;१०,१; ५,
 १,३; २, ११; ३,३;४,६; तां. ३,
 ९,३; ४, ४, ९^३; ५,९;६,८;५,८,
 ८; ६,९, १३; ८,५, १;४;७;१६;
 १०, ५,५; जै.४;६^३;१४;३०;४२;
 ४३; ५०; ५५;७०; जैउ. १,२,
 १,७^३;१२; ६, ३,५;१८,२,१; ४,
 ११,३,९; ष. १,१;३; २,९;३,७;
 सा. १,३,६^३;२,६,६;८;७,१३; स.
 २;३; ४; गो. १,१,३३^३;३९^३;५,

२३^३; २,१,२४; -तेन ऐ. १, ७;
 ११;१३;१७;२२;२६;२९^३; २,३;
 २४; ऐआ. १,२,३; २,२,३; शां.
 १२,३;६; १८,९^३;२१,१^३; शांआ.
 १,२^३;२,५;१५;७,१५; शा. १, ६,
 २,७;३,२८;४,१२;१३;७,२,११;
 ८,२,७;३,१२^३; ९, १,२; २,२,३;
 २६;२७;२८;३, ८; का. १, १,२,
 २;४,२६;३,२,१०;११^३;४,१^३;२^३;
 ३;४^३;९^३; तै. १,१,५,१;१०,४^३;
 ५;२,४,१;६,४; ३,२,३; ८,४;९,
 १^३; तां. २०,१२,५;१५, १^३;२१,
 ४,१२;५,२;८,२;६;१०,७;९;११,
 २;१३,७;१४,२; जै.११;१८;२०;
 २४;३१; ३४; ३९;४४; ४७;५१;
 ५७; जैउ. १,२,२,३^३; २,४, १,
 २१;४,६,३,५; सा. १, २, ६;३,
 ४;५; १०;४, ४^३; ६;८;१०; २१;
 ५,१६^३; ष. १,५;३,१^३;८;९;१०;
 -तेभ्यः शा. १,८, ३,८; ४,३,१,
 २१; ७,५,१, ३०;२,८; ४०;४२;
 ५०;५५;६०;६१; तैआ. ६, १,१;
 जै. १३६; १४०; -तेषाम् ऐ. २,
 ८^३;२०;३,३,१;४^३;६,२,७; ऐआ.
 १,१,२; शां. ६,१०; २६,९^३;३०,
 २; शांआ. ४,३;४; ६, १७; १८;
 १९;११,४; शा. १, ७,२, २६;२,
 १,१,१३;२,१९;३,२, १४; ३,१,
 १,१०;४,३,१८;६, २,२०; ४,४,
 ४,२;५,५,१२; ५,१, ३,१४^३; ५,
 ७; का. १,१,३,८; २,४, १३;२,
 १,१,८;२,१,२२; तै.१,४,१०,५;
 ५,११,३; ३, २, २,५; तैआ. १,
 २६,१; तां. ५,८, २; ६,८,१७;
 ९,१; ३२; २०, १६,२; जै. ९५;
 ११७;१४१;१७१; ष. ३, ७; सा.
 २,१,५;६;५,५; ६,१; १५;७,१;
 ८,१;३,१,२;२,१,२; -तेषु ऐ. १,
 १२;३,४५; ४६; ६, १८;३६; शा.
 ५,६,५,१०;२१; ३;५, १९;४,४,
 २३;५,४,१८; का. १, ४,१, २६;

तै. १,५,१२,१; तां. २३,१८,३;
 जै. ९०;१२१;१६५; दै. २,११;
 ष. २,१०; सा. १,५, ९; -तै. ऐ.
 १,९;२१;३, २८; ४२; ४७;४८;
 ६,१५;१८;१९;२७; शां. ८, २;
 १३,३;१७,८;२९,४; शांआ. २,
 २;१६;४,१४;५, ३;६, २०; शा.
 १,६,३,३६; २,३,४, २४; ३,३,
 ४,२०;५,४,३;६, १,९; १०;७,२,
 १;८,२,२२; ४,२, ५,७; ४,२,७;
 ५,१,२,२; का. १,१,४, १४;४,
 ३,१४;५,१,५;३१; २,१;६,३,
 ४; तै. १,२,२, ४; ३, ४,५; ३,
 १२,५,४; तैआ. १,२,१;६,२;२,
 ७,१;८,१;५, ५,३; १०,२; तां.
 ७,८,१४; १४,३,१०;९,२७;११,
 २३; १५, ८, २;२१, २,१; ५;९;
 जै. ६३; १६८; ष. ५, १; सा. १,
 १,१५; सं. ३; गो. १,१, ६;२४;
 -तौ ऐ. १,२९; ३०; २, ३७;६,
 ७; शां. ५,१;१२,४; २४,५;२६,
 ७; शांआ. १,५;२,५;११;५,४;
 ८, ११; शा. १, ६,३, ४१; ७,२,
 २३;२४;२,३,४,३; ३,२,२,१४;
 ३,४, २२;४,१,२१; का. १,१,४,
 ७;३,४,१०;५,२,५;६, ३,१०; तै.
 १,४,६, १; ३,१०, १०,२; तैआ.
 १,१०,४;५;६; १०,६४,१; तां.
 ४,५,११;५,७, ४;१३, ११,४;५;
 १८;८,५,१६;१४,९,२०; २३,३,
 ५; जै. २; ५; ६; ११९; १३२;
 जैड. १,१७,२,३,५.

एन (←एतत्,इदम्)व- -नव,द
 ऐ.२,६;११; ७,५;१२;१७;२२;
 ऐआ. २,४,३; शांआ. १, १;
 ७; २,७; १६; ४, ११; १४; शा.
 ७, ५, २, ७;११; १३;२४; का.
 १, १, १, ३; २,३, १; ३, १,
 ८; २८; ६,१,३०; २, १, १,३;
 २,२,५;३,२३; तै. १,४,३,४;५;
 २,१,३,५; ३,१,१,९;२, २,५;३,

१०,४;७,५,६; तैआ. ५, २, ७;
 ८,२,१; जै. ४८;९३;११४;१२७;
 १६८;१८०;१८५;२०७; जैड. १,
 १२,२,६;८;३,३,६;४,१०,४,५;
 -नम ऐ. १,१;३;५;१०; १३;
 ऐआ. २, ३, ३; शां. ६,३; ४;
 १२; ८,३; १२, १;१९, ३;२५,
 १;२८,६; शांआ. १, २; २, १;
 १६;१७; ३,६;४, १;२; १३;
 का. १,१,१,१;२;३; ४;५;२,६;
 ७;३,१;८; तै. १,१,२,१; ३;७;
 ४,१;५,१;७;८,२;२, २,५;४,३;
 ६,१;३,३,५; तैआ. १,५,२;९,२;
 ४;२३,२; २४,४; २५,३; २६,६;
 ७; तां. १३,१,९;६,९;१०;७,७,
 १०,८; १४,२,३;५; १६, ५,१०;
 १३,२;१७,५, १; जै. ३;४; ५;८;
 ९;११; १८; २६; ६१; दै. १,
 २६; जैड. १,१,४, ७;३, १,१;३,
 ४,३;२,४,३,४;५; ष. १,३;५;७;
 २,२;९;१०; ३,८; सं. १,६,५;
 ६; सा. २,३,२;९; ११; ४,४;५;
 ७; गो. १,२,१५;३, १०; -नया
 का. २,२,३,७; तै. ३,१,४,२; जै.
 १८६; जैड. २,२, १, ५; -नयो:
 ऐ. १,१;२,३;२२; ६,१४;७,
 १; ऐआ. ३,१,१; शा. ७, ४, २,
 २९; तै. १,१,५,६; ८,५; तां. ७,
 १०,३; जै. १५;१७; १०१;१०३;
 १३२;१४७;२०६; आ. १,१४१;
 १६०;२४८;३७६-७;३८२;४६५;
 ४९२-३;५११; ५१२;५५४;२,८,
 ९-१०; -ना: ऐ. ३,४८; ६,१३;
 २१;ऐआ.२,१,७;शा७,१,१,१४;
 २,१,८;३,१,३७; ४१;४५; का.१,
 १,१,३;५,१,५;७;८; ६,३, ६;२,
 १,३,२; ४;७; तै. ३,२,१, २;५,
 १;२;३,६,११; तां. १३,११,७;
 जै. १८;७१; ११७; १३०; १८३;
 ष. ३,७; -नाव ऐ. १, २३; २,
 १२;१६; ३१; ३, २०; २२;२४;

शां. ११, ३; १६, १;३; २१, ६;
 २७,१; शांआ. १,५;१२,३; शा.
 २,३,४,२३; ४,२, २४; ७,२,२,
 २१;३,२,६;४,१,४;३०;५,२,२;
 ५;६;१४; का. १,१,१,१;२,४,९;
 ४,१,१७;५,१,१८; २,२, १,१९;
 २,६;७,८; तै. १,१,८, १;३,४,
 ४;५,३;४; ६,५;६, ९,४;९; ३,
 ६,३,२;७,६,७; तैआ. ५, ७, ४;
 ५; तां. २,३,४;९,३; ५,५,१३;
 ६,५, १८;९, १४;८, ३,१; १७,
 १,१०;२,४; जै. ६;१४;१८;२२;
 ३७;६५;८५;८६; ९४;९९;११९;
 जैड. ४,६,२,१; ष.१,४; सा.३,४,
 १०;११; गो. १,१,२४; -नानि ऐ.
 ६,१८;७,२;३२;शां.११,३;शा१,
 ५,३,२५;तै. ३,२,३,१; ७,६;३,
 २,२;३; तैआ. ५, ४, ११; -नाम्
 ऐ. ६, ३५; ७,१; ८,८; ऐआ.
 १,४,२;५,१; शां. ३,७; १६,७;
 शांआ. ८,७;११,३; शा. ४,५,७,
 ४;७,१,१,४२; ४३;२, १०;२,२,
 ९;४,१,४१; ४२;५, १,३२; का.
 १,१,१,७;२,४,११;५,१,२६; २,
 २,२,९;३,७; ११; १५;१६;२३;
 ४,९; १०;११;१२; तै. १, ५,६,
 ५;६,५,२;३;३,९,६,३;तैआ.
 ५,७,१;२; ३;४; ९,९; १०, ४;
 १०,१०,१; जै.५३;१३६; १७६;
 १८०; ष. २, १; सं. ३; सा. २,
 ६,९; सं. १,१,६; -ने ऐ.१, २६;
 २९; ऐआ. १,२, ३; शां. १६,८;
 शा. ७,४, १, ४३;४, २,२९; का.
 १,३,१,१०;२,१०; तै. ३, ३, ७,
 ६;९,८; जै. ३८; -नेन ऐ. १, ६;
 १३;३, २;४, २९; ३१; ५,१;४;
 ६;१२; शां. ११,३; २१, ६; शा.
 १,९,२,२१; ८, १,२, ३; १४,५,
 ५,१८; का. १,१,१,३;४,२३;३,
 १,२,४,१;३;४, ३,१७; ५,३,
 १०; २,१,४,२; तै. १,१,१०,६;

३, १०, ११, ३^३; जै. ८३; ८८^३;
 १२९; १३८^३; २०६; जैउ. १, १८,
 ५, १; ३; ४; ५; २, २, १, ६; ७; ९;
 -नो: जै. १४८; -नौ ऐ. १, ३०;
 ६; ७; श. ७, १, १, ३८^३; तै. १, १,
 ५, ६; ८; ५; तां. १४, २, ४; जै. १९२;
 एषु (← एतद्) द्- -ष: ऐ. १, १; ४;
 ७^३; ८; १३^३; १४; १६^३; ऐआ. १,
 २, ३; ३, ४^३; शां. २, १; ८, ३; १२,
 ३; ६^३; १४, १; १५, ३; ४^३; १६, १;
 शांआ. १, १^३; २; ३; ५; ७; ८^३; २,
 १; १७^३; श. २, १, ४, २०; ४, १, २,
 ७; ७, १, १, १९; २१; २४^३; ३६; २,
 ४; १९; २१; २२^३; २, ३, २^३; ४^३;
 ४, ३०^३; ३, १, १३; ३०^३; ३२; का.
 १, १, १, ४; ७; २, १; ६; १२^३; ३, ३^३;
 ४, १^३; ६; १६; १७; तै. १, १, ५, ३;
 २, ३; २; ४; १; ३; १, ५; २, ३^३; ६, ८;
 ७, १; २; ३; ७; ८, ३; १०, २; तैआ.
 १, २६, ७; २, ८, १; ११, १; १३, १^३;
 १६, १; १७, १^३; १९, १; ३, १४, १;
 २; तां. १, ७, ७^३; २, ८, १; १०, १;
 २; ३; १३, १, ४; १२; ७, १६; १०,
 ५; १२, १६; १४, २, २; ३, १०; १४;
 ४, ३; ५, ३; १५, १२, ८; १६, ९, २;
 जै. ३; ६; ७^३; १३; २४^३; २७^३; ३८;
 जैउ. १, १, ६, १; २^३; ३; १५, ३, ८;
 १८, २, ७; ३, ३; २, २, १, १२; ३,
 ३, १०; ४, १, २०; २, ८; ९; मं १,
 ५, १४^३; २, १, १-४; २, १२;
 ४, १३; सं. ४; सा. २, १, ५-६;
 ४, ८; ५, ३; ३, ३, ३; ष. १, १^३; ३^३;
 २, १; २^३; ४^३; ३, १^३; गो. १, १,
 १२; ३९; २, १^३; ३; १४^३; -षा ऐ. १,
 १; ३; १४; १६^३; १७^३; २८; २, १४^३;
 १६; ऐआ. १, २, २; शां. १, १; ७,
 ६^३; १६, ७; २७, ४; शांआ. १, १;
 ८^३; ५, ३^३; ७, १५^३; १७; १८; २१;

२२; २३; ८, ७; ९; ११; श. ३, १, २,
 १४; १५; ७, १, २, ९; १७; २१; २२;
 २, १, ८; २, ५; ४, २, ४^३; १४; १५;
 का. १, ३, १, २४; ३, ९; २०; ४,
 २; १२; ४, १, ४; ९; १२^३; १७;
 २१; २६; ३, ४; १६; तै. १, १, २, ५;
 ६, ८; ९, १; १०, १; ३; ३, ६, २; ४,
 १, २; ३, २; १०, ५; तैआ. १, २, ४;
 ४, ३; ६, २; ७, १; ४^३; ५; ६; ८, ७;
 ८; ९, ५; १२, ५; २२, ८; २३, १; ७;
 तां. २, १, ५; २, ३; ४, २; ७, ९; १४,
 ३; १५, ३; ३, १, ३; ३, २; ८, ३; ९,
 ३; ४; १०, २; १२, ३; जै. ४; १९;
 ५८; ६२; ७९; ८०; ८४; १०१^३;
 ११५; ११७; १६८; सा. १, ४,
 १६-२०; ३, ४, १०; मं. २, २, १५;
 १६; ६, १४; सं. १^३; २; ३^३; ५^३; दै.
 १, २५; जैउ. १, १, ७; ५, १; ३;
 ४; १७, १, १०^३; १८, ३, ३; २, ४, २,
 १३; ५, ४; ष. १, ६; ३, १^३; ४, ६; ७;
 गो. १, १, २२^३; २, ४; १९; ३, १०.
 एतच्छि (← त्ऽ शिल्प →) ह्पा- -ह्पा
 का. २, १, ३, ८.
 एतत्-त (← न्त्र →) न्त्रा- -न्त्राम् शां.
 ४, १३.
 एतत्-परिचरण- -णौ शां. ६, ११.
 एतत्-पुरोडाश- -शा: तै. १, ३, ४, ५.
 एतत्-पूग- -ग: शां. १६, ७.
 एतत्-पूर्व- -र्वम् शां. ६, १३.
 एतत्-प्रतिष्ठा- -ष्ठा ऐ. ६, २५.
 एतत्-संस्थ- -स्था: शां. ५, ७.
 एतत्-सदृश- -शौ शां. २८, १०;
 २९, ३.
 एतत्-स्थान- -ने शां. २६, ८.
 एतत्-स्विष्टकृत्- -त: शां. ५, ६; ७;
 गो. २, १, २५.
 एतद् (← त्ऽ अ-) नुकृति- -ति: तै. ३,
 ९, २३, १; २^३; तैआ. ७, ८, १.

एतद् (← त्ऽ अन्त →) न्ता- -न्ता: तै.
 १, ५, ९, ३.
 एतत् (← त्ऽ अ) न्तर- -रेण श. १०,
 २, ६, ११; १२.
 एतदा (← त्ऽ आ-) दि- -दि: ऐआ. ५, १, ६
 एत-दानि- -नीनि गो. १, ५, ५^३ §.
 एतदा (← त्ऽ आ-) यतन- -न: तां. १२,
 १०, १६; १५, ९, १९.
 एतद्-द्वा (√ दा) - -द्वा: श. ९, २,
 १, १७.
 एतद्-देवत्व्य, त्वा- -त्व्य: तै. ३, ९, १७,
 ३; गो. २, १, ६; -त्वा: दै. २,
 ११; -त्वानि श. ८, ३, ३, ६.
 एतद्-द्वैत- -म् दै. २, ११.
 एतद्-बर्हिस्- -र्हि: तैआ. ५, ४, ५.
 एतद्-ब्राह्म (ण →) णा- -णाम् शां.
 ४, १३.
 एतद्-वृ (र्ण →) णां- -णां: का. २, १,
 ३, ८.
 एतद्-विद्वस्- -द्वान् गो. १, ५, २;
 -द्वान्स्व गो. १, १, ३१; ३३.
 एतन्म (← त्ऽ म-) य- -य: ऐ. २, ४१;
 श. १०, ३, २, १३; ४, ५, २; -यानि
 ऐआ. २, ३, १.
 एतर्हि- -र्हि ऐ. २, १; १९; २५; ३,
 ८; २१; २८; ४५^३; ४, ५; ९; ३७; ५,
 १४; २९^३; ६, १; ३०; ७, १९^३; ३०;
 ८, ६; ऐआ. २, १, ८; शां. २९, १;
 श. १, १, २, ७; ४, १३; २, ३, १; ७;
 ४, १३^३; ४, १, १५-१७, २, १; ५, १,
 १३; ३, २३; ६, ३, १७^३; ९, २, २५;
 २, २, ४, १७; ५, १, २; ३, ३, ४, ६;
 ३, १, १३; ४, २५; २९; ४, २, ८;
 ६, २, २६; ७, १, २९; ८, १, १५; ३,
 ३६; ४, २, ४, १; ३, ३, ५; ४, २; ३;
 २४; ५, २; ५, ५, १; ६, १; ७, १; ६, ७;
 १३; ५, १, ४, १; २, २, १८; ३, ३,
 १५; ५, १; ४, ४, २४; ५, ५, ६, २,

† एकत्र मुपा. स्वराभावश्चिन्त्यः । ‡ 'रुक्' इति मुपा. चिन्त्यः । § आन. मुपा. चिन्त्यः । § समानस्थले
 श. १२, ३, २, ५^३ । 'इ-दानीनि (ग्रन्.)' इति पाठ उपलभ्यते । तदानीम्, इदानीम्, इदानीनि- इत्येवैः सादृश्याद्
 उपप्रसिद्धितः पाठः सम्भाव्यते । 'एतादीनि' इति मूपा. तु दुर्लभः ।

१,३९;७,४,१,२०; का. १, २,४,
५,१३; ४,१,१३;३,४; २,१,२,८;
३,१६;२,१,१६;२०; तै. १,३,४,
५,६,३; १०,७,६, २,७; ३,३,८,
११;१०,१,४; तैआ. ५,४,१; तां.
१२,१२,३;४; १३,१,८; २,३;४,
१४;७,६;९,९; १२, १४; १४,५,
७;११,५; १५,१०,३; १६,५,२४;
जै. ३,६२;८;१२८;१३३;१३६;
१४५;१४९;१५४; १५६; १८५;
१९२;२११; जैउ. १, ३,२,८;३,
२;४;६,१,१; ७,१,१; ८,१,१;९,
१,१;१०,१,१; ३,४,२,७; ष. ३,
१; गो. २,३,५; -र्हिणि श. १२,
३,२,५; गो. १,५,५.

एतर्हि-तन- -ना: जै. २०३.
एतर्हि(-र्हिऽरइष्टि)ष्टि- -ष्टिषु जै.
१२८.

एता-दृश- -दृक्, गु जै. १४७;†
-दृशम् श. ७,४,१,२२.

एता-दृशी- -शी श.५,५,२,८;९.

एता-वत्- -वत् शांआ. ३, ६; ६,
१९; श. १,६,३, २३;२६; ९,
१,२८;२,१, ४,११;१२; १३; ३,
४,२३; ३,२,१, ३४; ८,३, १८;
४, २, २, १४; ६, १, ३,४; ९,
५,१,२४-२६;१०,५, ३,३;६;७;
९; का. १,१, ४, ११-१३; ४,१,
१७; तै. १, १,९,५; ३,७,४; ३,
३,६,६; तैआ. १,२५, १;२६,६;
५,३,४; जै. ११७;१५१; सा. ३,
८,५; -वत्: श. १०,६,५,४; जै.
१९४; -वता ऐआ.१,२,४;शां.दि.
१२; श. २,१,४,१४; ४,१,२;५,
३,५,६; जै. ६४; -वति श. ३,
९,३,२७; -वन्त: ऐआ. २,३,२;
शां. ४,१४; श. ६,२,१,१५;१०,
४,३,२०; तै. १,१, १०, ४;३,४,
२,४, २,४; ७, ४,१; जै. १३३;
-वन्तम् श. १०,६,५,४; -वन्ति

श. ७,३,१, ४३;१०, ४,३,२०;
जै. १३३; -वान् ऐ. २, १३;
शां. ५,८; श. २,४,२,२१; ३,१,
४,२३;८,१,३;४,१; ४, २, ५,४;
५,७,५; ६,१,३, १७;३, ३,२३;
८,१,२,१०;६, १, १०; ९, १,१,
४३;३,३,१८; १०,५, ३,५; ११;
तै. १,४,७,७; ३,९,२, २;११,६,
१; तैआ. ३, १२,१; ५,६,३; तां.
३,४,३;१३,३; ४,१,५; जै. ६३;
गो. १,२,१५;२,१,२६.

एतावती- -ती ऐआ. २, ३, ४;
श.१,६,३,२३; १०,५,३,३-७;
९;११;६,२,११; १२, ४, २,५;
जै. १४३; -ती: तै. ३,२,९,१५;
-तीनाम् श. ९, १, २, १६;
-त्य: श.९,१,१,४३;३,३,१८.

एतावच्छ(-त्+श)स्(ः) जै.१४३.

एतावदा(-त्ऽआ-)वास- -सा:
जैउ.२, ४,३,६.

एतावदा(त्ऽआ-)शु श. १३, ३,
६, ६; तै.३,९,१८,१.

एतावन्मा(-त्ऽमा-)त्र- -त्राणि
श.३, ६,१,६;७,१,३; का. १,६,
१,११.

एष-वत्- -त् शां. २२,१.

ए-तव्य(√१इ)- -व्यम् तां. ४,४,५;
८,११.

एतवै ऐ. ५,१५.

एतुम् ऐ. २,६;३,३९.

एतृ- -तारम् ऐ.४,२०; शांआ.५,८.

एतोस्(ः) तां. २१,४,११.

एतुरेत- -ताय जैउ. ४,११,५,१५.

एदानम् का. १,३,४,४;२,२,२,८.

√एध्, एधते का. १, ६,४,८; एधन्ते
जै.२८; एधाञ्जिरे श.१,६,१,३;

एधताम् श. १३,२, ९,४; एध-
न्ताम् मं. १,२,२; एधन्त का. १,
६,४,५; एधासम् ष तैआ. ६,
७, २; एधिषीमहि श. १२, ९,

२,१०; तै. १,६, ५,६; २, ६,६,
४; जै. १२७.

एधतु- -तुम् श. १,६,१,३.

एधमान- -न: श. १४,९,४,२३.

एध(√इन्ध्)- -ध: श. १२, ९, २,
१०; तै. १,६,५,६; २, ६, ६,४;
जै. १२७.

एन- एतद् द्र.

एनस्(√१इ)- -न: ऐ. ५, ३०; ७,
१८; श. १,२,३,३;२,५,२,२,५;
३,६,३,११; ४,१,२,४;३,४,१२;
५,१,२,१८; १२,९,२, २;३;४;
१४,८,३, १; का. १, ५,१, १७;
२३;३८; २,२,१,१७; तै. १, ५,
९,५,६; ३,४,४,९;६, ६,२;३;३,
७,१२,२,४; ५; तैआ. १, ८, ८;
२,३,१;७,१;८,१; ३, ६,१;२;
तां. १, ६, १०; -नस: ऐ. ५,
२१;७,१८; श. ४, ४,५,५; १२,
९, २, २; ३;४;७; तै. २, ४,४,
९;५, ६, ३; ६,६, १; २,४; ३,
७,१२,१;३;४;५; तैआ. २,३,
१;६,२; तां. १,६,१०; सा. १,
२,९; -नसा ऐ.५,३०; -नसे तैआ.
१०,५,१; -नांसि तै. २,६,६,१.

एनस्- -स्य: तै. २,४,४,९; -स्यम्
श. १४,१,१,२६.

एनस्वत्(-स्+मत्पु)- -स्वत: ऐ.
५,३०.

एनस्विन्- -स्वी श. ३,२,१,४०.

एन्ध्(आ√इन्ध्), आ...इन्धते तै.
२,४,५, ७; आ...इधीमहि तां.
१३,६,१.

एनन्(√१इ)- -म श. ७,५,२, ४६;
-मन् श. ७,५,२,४६; -न्ना तै.
२,५,७,१.

एन्धु- -ध: श. १४,१,२,११.

एर्(आ√ईर्), एरयति तै. ३, २, ९.
१४; एरयस्व तै.२,४,७,३; तैआ.
३,४,१; एरय श. ८,२,३,६; तै.

†'एतादृक्' इति मुपा. | †मुपा.स्वरश्चिन्त्यः। §'एशनम्'हस्तलेखपाठः। 'एतन्निदानम्'इति हस्तलेखद्वयपाठः। ¶प.टि.द.

३,३, ९, ४, ५, ९, १; ६, १३, १; १४, ३.

एरण्ड-मणि— मू शांआ. १२, ८.

१एव(√१इ)— ०व तैआ. १, २०, १; -वः श. ८, ५, २, ३^३; ५; -वाः तैआ. १, २०, १^३; जै. १८२^३; -वैः ऐ. ७, ९; ऐआ. ५, २, १; शां. २३, ३.

एव-या-मरुत्— रुत् ऐ. ६, ३०^३; ३६; गो. २, ६, ७; ८; ९^३; १६; -रुत् आ. १, ४६२^३; -रुत् ऐ. ५, १५, ६, ३०^३; शां. २५, १३; गो. २, ६, ८; ९^३; -रुता शां. ३०, ८.

२एव(√१इ)ऐ. १, १^३; २^३; ३^३; ऐआ. १, १, १^३; २^३; ४^३; शां. १, १^३; ३, २^३; ३^३; १४, १; १५, ५^३; शांआ. १, १^३; २^३; ३^३; ४^३; ५^३; ६^३; ७^३; ८^३; २, १^३; २^३; ३; श. १, १, १, २^३; ३^३; ४^३; ५^३; ६^३; ७^३; ८^३; ९; १०^३; ११^३; १२^३; का, १, १, १, १; २^३; ३^३; ४^३; ५^३; ९; १०^३; तै. १, १, २, १^३; २; ४; ६^३; ७^३; ८^३; ३, १^३; २^३; ३; ४^३; तैआ. १, २, १; २; ४^३; ३, ३; ४; ५, ५, २^३; ६, १; ७, ३; ८, ४; तां. २, ३, ४^३; ४, २; ५, ४; ६, ३^३; ७, ३; ५; ७; ८, १; २^३; जै. १^३; २^३; ३^३; ४; ५; जैउ. १, १, १, ४; ६^३; ७; १, २, १; २^३; ५; ६; ७^३; ३, १; २; ३^३; आ. १, ३६; ८४; १०६; ११५; १३२^३; १५६^३; १९१; २१८; २१९; २२७; जैआ. १, १; सं. १^३; २^३; ३^३; ४^३; ५; ष. १, १^३; २^३; ३^३; सा. १, १, ८; १०; ११; १२; २, ५; ६; ३, ५; ४, १; ५, ९; ८, ३; ५; दै. २, ११; सं. २, २, १५; १६; ३, २०; ४, १४; ६, १५; ७, १; गो. १, १, १^३; ३^३; ४^३; ५^३; ६^३; ८; ९^३; १०^३; ११^३; १२.

एवम् ऐ. १, १^३; २^३; ५^३; ऐआ. १, १, २; ३; ४; २, १^३; शां. १, २; ७, ७; ९, ६; १२, ३^३; १६, १०; १७, ६; ७;

२४, २; २५, १२; शांआ. १, ८^३; २, १^३; १७; ३, ७^३; ४, १^३; श. ७, १, २, २१; ३, १, ३७; ४०; ४१; ४२; २, ४^३; ४, १, ८; ४४; २, १३; २०; ५, १, ८; ८, १, ३, २; ४; ५; का. १, १, १, ६; ७; २, ३; ४^३; ५; ८; १०; ११; ४, ३; ५; २५^३; तै. १, १, ३, ५; ४, ५; ६; ८; ५, १; १०, ६; २, २, ५; ३, १; २; ४, ३^३; २, २, ८, ७; १०, २; ३; ४^३; तैआ. १, २, २; ५, २; ६; २; ७, २; ८; ७; ९, २; ३; ४; १०, ४; ७^३; तां. २, ९, २; १३, २; १७, २; ३, ४, २; ६, २; १३, २; जै. ४; ६; ८; १०; १४-१८; २०; जैउ. १, १, २, २; ३, २; ७, ६^३; १४, ४, ६^३; १५, ३, ७; ४, ४; १६, २, १; ६; ८; ३, ४; १७, २, २; ष. १, १; २; ३^३; ४; २, १^३; २; ३^३; सा. १, १, ७; ९; १६; १८^३; २, १०^३; ३, ३; ४, १३; १५; २२^३; ३, १, १०; आ. १^३; सं. १^३; २^३; ३^३; सं. १, ६, ३१; ३२; २, ४; ९; १३; ६, ४; ५; ७; ८; दै. १, २६, गो. १, १, ३; ४; ५; ९; १५; ३९; ३, २२; ४, १३; १७-१९; एवम्इव शांआ. ७, ४; श. १, २, ५, २०; तै. १, ३, ४, ४; ७; ३; ष. ३, ४.

एवं-रूप-पः श. ५, ५, ४, २; -पम् शां. १०, १; -पम्इव श. ५, ५, ४, ६.

एवं-विद्(√१विद्)— विद्, त् ऐ. ८, १५^३; १७; शां. २, ८; २७, ३^३; शांआ. १३, १; श. ८, ५, १, १७^३; ९, १, २, १२; ५, १, ६८^३; २, ३; १०, १, ४, १३^३; २, ६, १२; १३; १५; ३, १, ९; ३, ३, ८५, १; ३; ४, २, ३१; ४, ३; ४^३; ५, २, १२; २०; २३; ११, २, २, ६; ७, २४; ५, २, ८; ६, ९; ६, ३, ११; १२, २, ३, १; ३, ३, १३; १३, ४, ३, १५; १४, ४, १, ३३; ३, २३; २६; २९; ७, २,

२८; ८, १५, १२; ९, ४, ११^३; तै. १, ५, ९, ५; तैआ. १, ८, ७; ८, ८, ५; ९, १०, ५; जै. ९०; ९९; जैउ. ३, २, ५, १०; ३, ४, ४; ९; १२; ४, १, ३; ४, ७, २, १८; ८, ४, ४; ष. २, ८; ४, ३; गो. १, १, ३८; -विदः ऐ. ८, ११^३; श. १०, ५, २, २३; २, १२; १४, ९, ४, २९; जै. ९१^३; ९२; ९४; १०४; जैउ. १, २, १, ५; ३, ४, ५, ४; ६, ८, ५; -विदम् ऐ. ८, ११; श. १०, ३, ५, ९; ११, ४, २, २०; ५, ८, ६; १४, ४, १, २०; ७, १, ४३; ४४; जै. ९०; जैउ. १, ३, ४, ३; ४; २, ४, ३, ३; ५, ३, ९; ३, २, १, ८; ३, ४, १२; ४, ३, १०; ष. १, २; ५; गो. १, ३, १०; -विदा श. १४, ४, ३, ३; ३; जै. १०७; -विदाम् श. १०, ५, ४, १६; -विदि जैउ. ३, ४, ३, ८^३; ९; गो. १, १, ३७; -विदि श. १०, ५, ३, १२; १४, ४, २, २९.

एवं-विद्सू— द्वांसम् श. १४, ८, ६, २.

एवं-वी(ये→)यां-यां श. १३, ८, ३, ११.

एवं-व्रत-तः सा. ३, १, २.

एवं-व्रतिन्-ती सा. १, ३, ६.

एवं-समृद्ध-द्धाः श. ५, १, ३, १०^३; -द्धाम् श. ५, १, ३, १०.

एवं-क्रतु-तुः श. १०, ६, ३, १.

एवं-नामन्-मा श. ५, ४, ४, १४.

एवं-न्य(ङ्→)ङ्गा-ङ्गाः ऐ. ६, १४.

एवम(-म्सअ-भ्यनूक्)-क्ताः श. ८, १, ४, २.

एवमा(-म्सआ-दि)-दिम् गो. १, १, २९^३; -दीनाम् गो. २, २, ५; -दीनि ष. ५, ३-१२.

एषू(आ/२इष्-); एषिरे जैउ. २, ३, १, १.

† 'मरुतस्य' इति मुपा.विमर्शापेक्षः । ‡ 'वेद' इति आन.मुपा. नितरामशुद्धः । § अन्यत्र च तै.चद्वैस्वर्याव 'एवम् । विद्वस्' इति पदद्वयं कृतं तद्ध यथास्थानं द्रः ।

एष्टा- -ष्टा ऐ. १, २६; गो. २, २, ४;
 -ष्टा ऐ. १, २६; श. ३, ४, ३, २१,
 गो. २, २, ४.
 एष्टि- -ष्टयः श. २, ४, १, १२; तै. १,
 ५, ९, २९; ३, १२, २, १; ४, १.
 एष्टि(√२इष्ट) - -वः; -षम् का. १,
 ३, ३, ४.
 एष्टणा- -णे श. १४ ६, ४, १; १४, ७;
 २, २६.
 एष्टिग्रमाण- -णस्य ऐ. ३, ४८.
 एष्टवै श. ४, ५, २, १; १२, ५, १, ४;
 २, ३.
 एष्टव्य- -व्यः ऐ. ३, ३५; -व्यम्
 श. १, ९, ३, १६.
 एष्ट्य- -व्यः इव तै. १, ३, १,
 ५; -व्यम् तां. १३, ९, ११;
 ११, २०.
 एष्ट-एतद् द्र.
 एष्ट्यत्(√१इ) - -व्यन् शं. ४, ४-११;
 श. २, १, ४, ६; १४, ६, ११, १;
 का. १, १, ४, ५; तै. १, १, १०, ६,
 २, ३, ३, ९; -व्यन्तः ऐ. ४, ३०;
 -व्यन्तम् श. ६, ८, १, ५; ९, २,
 २, १; ४.
 एष्टिया, एष्ट्या तां. ८, ५, ११; जै.
 ५४.
 एष्टि-व(त्→)ती- -तीषु जै. ६३;
 -त्यः तां. ११, ११, १.



ऐ

ऐकादशाक्षि ॥ - -क्षिम् ॥ ऐ. ५, ३०;
 -क्षेः ऐ. ५, ३०.
 ऐकादशिन(←एकादश)- -नाः श.
 १३, ६, १, ५; ६; तै. ३, ९, २, ३;
 -नान् श. १३, २, ५, २; -नेभ्यः
 श. १३, २, ५, २; -नेषु श. १३,
 ५, १, ३; -नैः श. १३, ६, २, १५.
 ऐकाहिक, का(←एकाह)- -कः ऐ. ८,
 १; -कम् ऐ. ८, १; ऐआ. १, १, ३;
 २, २; ५, ३; शां. १९, ५; २४, २;
 २५, ३; २७, २; शांआ. १, २; २,
 १६; १८; श. १३, ५, १, ८; -कयोः
 शां. २४, २; -काः ऐ. ६, ८; ८, ४;
 शां. २८, १०; २९, ८; ३०, १०;
 -कानि शां. २९, ५; ८; श. १३,
 ५, १, १२; -कामिः ऐ. ६, ८;
 २३; -के ऐ. ८, १; शांआ. २, १८;
 श. १३, ५, १, ९; १०; ११; १२;
 -हिकौ ऐआ. १, २, १; ५, ३, २.
 ऐकाहिकी- -की शां. २५, ११;
 शांआ. २, १७; -कीभिः शां.
 २३, ५; गो. २, ५, १४; ६, ५५;
 -क्यः गो. २, ५, १४/८.
 ऐकाह्य- -म् शां. २९, ३.
 ऐक्य- -क्या? ८ ऐआ. ३, २, ३.
 ऐक्षव्य(←इक्ष)- -व्यौ श. ३, ४, १,
 १८; ६, ३, १०.

ऐक्षवाक(←इक्षवाकु)- -कः ऐ. ७,
 १३; १६; श. १३, ५, ४, ५; तां.
 १३, ३, १२; जैउ. १, १, ५, ४; ४, ६,
 १, १; २; -कम् ऐ. ७, १५; -कस्य
 ऐ. ७, १६; तां. १३, ३, १२; जै.
 १५९; १७१; १८०.
 ऐटत्(←इटत्)- -तम् तां. १४, ९,
 १५; -ते जैआ. आ. १, ६८; ११७;
 आ. १, ४३४; ४८३.
 ऐड, ल(←इड)- -डः तैआ. ४, ८, २;
 ५, ७, २; -डम् शां. २९, ३; श.
 ८, १, २, ५; ११, ५, १, १; तां. ७,
 ३, ५; ६, १७; ८, ५, १२; १०, ११, १;
 १२, १०, २५; आ. १, ८७; -डात्
 श. ८, १, २, ५; -डानि वै. १, १८;
 -डेन तां. ७, ३, १४; १०, १२, ४.
 ऐडक(←एड)- -कः श. १२, ४, १, ४.
 ऐणेय(←एणी)- -याः जै. २०७.
 ऐणेय-लोम- -मानि जै. २०५.
 ऐतरेय(←इतरा)- -यः ऐआ. २, १, ८;
 ३, ७; जैउ. ४, २, १, ११.
 ऐतवाध्य(←एतवाध्य)- -म् आ.
 जैआ. १, ५९.
 ऐतश(←एतश)- -शः ऐ. ६, ३३;
 शां. ३०, ५; गो. २, ६, १३.
 ऐतश-प्रलाप- -पः ऐ. ६, ३३;
 ३६; गो. २, ६, १३; १६;
 -पम् ऐ. ६, ३३; शां. ३०, ५;
 गो. २, ६, १३; -पा३ः ऐ. ६, ३३.

† =य. ५, ७; मैसं. १, २, ७; कासं २, ८; तत्र 'आ । इष्टा । वामानि' 'आ । इष्टा । रायः' इति मैसं-
 पपा. । आ/यजतेर्निष्ठायां उ. म. । आ/इच्छतेरिति म. द. । सा. तु 'एष्टृ-' इति आ/इच्छतेः तृजन्तं प्राति.
 प्रकल्पोभयत्र 'एष्टा' इति प्रथमान्तं पदम्, 'एष्टः' इति सम्बुद्धयैकवचनान्तं वाह तदुभयं पूर्वत्र स्वरदोषादपरत्र
 पाठवैकल्यात् चिन्त्यम् । PW.KT. प्रभृतयस्तु 'ष्टाः' इत्यत्र आ/यजेरन्यत्र आ/इषेरित्याहुः । ‡ गत्यर्थकेच्छार्थकयो-
 विक्षेपणमतीव दुर्घटम् । यद्यपि गतेस्तत्र पर्यवसानं प्रातिरूपेच्छायामेव प्रतीयते । PW. तृभयतो निष्पन्नमिति
 निर्दिशति । § 'आ । इष्टि-' पश्चान्तरे आ/यजतेरिति भा. सा. 'एष्ट-' गद्र. । § 'स्व एष्ट-' इति मुपा. । एकस्मिन्
 हस्तलेखे 'स्वैष्ट-' इत्यपि पाठः स च श. पाठानुसारी अद्र. । ¶ 'एष्टि' इत्यस्य गान-प्रयोगः । ॥ '-शाक्ष-?; -शाक्षि'
 इत्युभयविधं प्राति. आह सा. तत्र रुचिरम् । Pw. प्रभृतयस्त्वकारान्तमेवाहुस्तदपि चिन्त्यम् । अपत्यार्थोयन्तमेव प्राति.
 लक्षणानुरूपम् । KT. इत्यस्योपपत्तियुतं टि. च तत्र द्र. । ॥ '-क्षम्'? इति मुपा. । ॥ 'एकाहिकीभिः'? इति मुपा. ।
 ॥ 'एकाहिनी' वा प्राति. स्यात् ततश्च 'न्यः' इति रूपम् । 'एकाहिनस्य' इति G. उपहास्य एव । ८७ KT. टि. द्र. ।
 • 'ऐतद्वृद्धम्' जैआ. पाठः । • 'एतद्य' इति मुपा. । ॥ एकत्र 'ऐतशः प्रलापः' इति कालि. मुपा. चिन्त्यः ।
 • 'एतशः प्रलापम्, इति मुपा., समान एव प्रकरण एतादृशः पाठभेदः शास्त्राभेदेन समाधेयः ? ।

ऐतशायन- -नः ऐ. ६, ३३; गो. २, ६, १३; -नाः ऐ. ६, ३३; शां. ३०, ५; गो. २, ६, १३.

ऐतिहा(←इतिह)- ह्यम् तैआ १, २, १. ऐतोसु(ः)(आ/१इ) ऐ, ८, ७.

ऐध्मवाह(←इध्मवाह)- हम् तां १५, ६, २; -हानि जैआ. आ. १, १३३

ऐध्महार(←इध्महार)- राणि आ. १, १३३.

ऐन्द्र(←इन्द्र)- -न्द्रऽइति तां. ८, १, ७; -न्द्रः ऐ. ४, ९; १०; ५, ३४;

६, ९; १०; ११; ३०; ३६; ७, २३; शां. ५, ५^३; १२, ८; १६, ९; १०;

२८, ३; शांआ. १, १; श. ३, ८, ३, ३७^३; ४, ५, ५, ७^३; ५, ४, ३, १८;

५, १, १; ९; ४, १७^३; ३२^३; ९, ४, ३, ७; ११, ७, २, ५; १२, ७, १, १३; २,

६, १६^३; १८; ८, २, २४; २५; ३, २५; ९, १, ३; ४; ३, १६; तै. १, ६, १, ८;

९; ७, ५, ६; ७, २, ३; ६, १; ८, ६, २^३; ३, ७, १, ७; ८, २, ३, २; तां. १५, ४,

८; २१, १०, २३; २५, १४, १, ४; जै. ८; ६८; जैउ. १, १२, ३, ३; जैआ.

२, २५, १; गो. २, १, १६; २३^३; २, २०; ३, २३; ५, ७; ६, ९; १६; -न्द्रम्

ऐ. २, २६; ३, १; २^३; ३; ४; १६; १८; ४, ८^३; १०; ५, २६; ६, ४; १०^३; ३०;

७, ४^३; ८, २३^३; ऐआ. १, २, १^३; २; २, ३, ५; शां. ४, ४; ५, ४; ८, ४; ५;

१४, ४; १५, १^३; ३; ४; २५, २; २६, ८; ११; १५; २९, २^३; शांआ. १,

१^३; २; ५; श. ३, ६, १, १; २२; ९, १, १५; १८; ४, २, ३, १४; १७; ५, १४;

४, १, १८; ५, ४, १३; ९, ४; ६, ३, ३; ७, ३; ९, १, ३, १; २, ४, ११; ३, १, ३;

४, ३, १८; ५, १०; ५, ४, २९; ६, २, १, ५; ४, ३, १८; ७, ४, १, ४; २, ८, ७, ३,

७; १०, १, ३, ९^३; ११, २, ६, ६; ४, ३, ५; ७; २, ५^३; १२, ७, २, ३; ८, २, २४;

२८; ९, १, १२; १३, ७, १, ४; का. १, ३, ४, ५; ७^३; तै. १, १, ४, ३; ५,

३, ४; ६, १, ८^३; ७, ३, ३; ७, ४; ८, ५,

६; ६, ३; २, १, २, ७; ७, १; ६, १, ५;

३, ७, १, ८; तां. १, ६, १; ७, ८, ५;

८, १, ७; ११, ६, ३; ८, ५; १२, २, ६;

१३, २, ५; ८, ४; १४, २, ५; ८, ५;

१५, २, ७; ८, ३; २५, १४, ४; जै.

३४; ३७; ४६; ९६; जैउ. १, १२,

३, ३; आ. २, २३, ९-१८; सा. १,

४, १०; गो. १, १, २३; ३, १२; २,

१, २२; २३; २, २०^३; ३, २३^३; ४, ४;

१४^३; ६, ९; -न्द्राः ऐ. २, २३; ६,

१४^३; २५; शां. १२, ६; शांआ.

१, ५; श. ४, २, ५, १७^३; १२, ८, २,

१६; १७; २०; १३, ७, १, ४; तै. १,

३, ३, २; २, ७, ११, १; जै. १८२^३;

आ. २, २४, १०; २५, १; जैआ. २,

१४, १०; -न्द्राणि ऐ. ६, १५^३;

शां. ३०, २; जैआ. २, १४, ३;

जै. १, ३; २०; गो. २, ३, १४^३; ४,

४; ६, ७; -न्द्रात् ऐ. ६, २०; ऐआ.

१, २, २; २, ६; -न्द्रान् शां. १८,

३; जै. १८२^३; -न्द्राभ्याम् श. १२,

२, ३, १३; १२, ७, २, ७; -न्द्रीणाम्

ऐआ. १, ५, २; ५, ३, १; -न्द्रीभिः

ऐ. ६, ११; शां. २९, २; गो. २,

२, २१; -न्द्रीभ्याम् ऐ. ६, १०;

श. २, ६, १, ३८; का. १, ६, १, २५;

गो. २, २, २०; -न्द्रीम् शां. २७,

६; शांआ. ४, ८; श. २, ४, ३,

२६; २७; ४, ४, ६; का. १, ५, १,

२४; २५; जै. १२३; -न्द्रीषु शां.

१६, ११; २३, ७; २७, २; श. ४,

२, ३, १३; तां. १९, १६, ५; जै.

६३^३; गो. २, ६, ७^३; -न्द्र्यः ऐ. ६,

१०^३; २६; शां. २८, २; २९, २;

श. ९, २, ३, ६; १२, ८, २, १८;

१९; १३, ७, १, ४; तां. ८, १, ७;

गो. २, २, २०^३; -न्द्र्या शां. १६,

८; २८, ३; श. ४, २, ३, १३; ८, ७,

३, ७; ८; गो. २, ३, १२; -न्द्र्याम्

श. १२, ८, ३, २५; गो. २, ५, ७;

-न्द्रौ शां. ८, ४; १५, १.

ऐन्द्र-तुरीय- -यः श. ४, १, ३, १४.

ऐन्द्र-याम्य-वारुण-धानादा(-दऽ-
आ-)म्रेय-वायव्य-सौम्य-वैष्ण-
(व→)वी- -व्यः? ष. ५, १.

ऐन्द्रवायव(←इन्द्र-वायु)- -वः ऐ.

२, २५; २६^३; ३, १; शां. १३, ५;

श. ४, १, ३, १, १२; १५; -वम् ऐ.

२, २७^३; ३, १; २^३; ३; शां. १३,

५; २५, २; २६, ८; ११; १५; शांआ.

१, २; श. ४, ५, ६, २; तै. १, ५, ४,

१; -वस्व ऐ. २, २६; शां. १३, ६;

-वे शां. २४, १; -वेन शां. १४, ४.

ऐन्द्रवायवी- -वी ऐ. २, २६^३;

श. ४, १, ३, १५^३; -वीम् शां.

२४, १.

ऐन्द्रवायव-पात्र- -त्रम् श. ४, १,

५, १९.

ऐन्द्रवायव्य(-वऽअ)- -ग्रान् श.

४, ४, १, १७; ५, ९; तां. ९, ८, ११.

ऐन्द्रवैष्णव(←इन्द्र-वैष्णु)- -वम्

३८; ६, ९; ११; ८, १०; ११; श. ४

ऐन्द्राग्न(←इन्द्र-अग्नि)- -मः शां. ४, १४; ५, ४; १२, ६; १६, ९^२; शा. १, ६, ४, ३; २, ५, २, ८; ४, ८; ३, ६, २, १३; ४, ३, १, २; ५, २, ३, ८; ६, १, २, २८; ३, ३, २१; ५, ४, ६; ६, २, ७; ७, ४, १, ४२; ९, ५, २, १०; ११, ८, ३, ३^३; का. १, ३, २, ५; १, ६^३; २, ८; तै. १, ६, १, १०; ४, ३^३; ४; ७, ५; ३, ९, १६, ३; तां. १७, १३, १३; जै. १५, १७; ष. ३, ७; गो. २, १, १७; २२; -मम् ऐ. २, ३६; ३७^३; ६, ४; शां. ४, ४^३; २८, ७; शांआ. २, १३; शा. १, ६, ४, ३; ८, ३, ४; ३, ९, १, १९; ४, २, ५, १४^३; ३, १, २१^३; २३; ६, ३, २; ३; ५, १, ३, १; २, ३, ८; ८, ६, २, ३; ११, ५, २, ३; ५; ३, ५; का. १, ३, २, ५; तै. १, १, ६, ५; २, ५, १; ६, १, ७^३; १०; २, १, ४, ६; ७, १; ८, ३; ३, ९, १६, ३; तां. १२, २, ८; ७; १३, २, ७; ८, ५; १४, २, ६; ८; ७; १५, २, ८; जै. ४६; गो. २, १, १६; २, १; ३, २, ३^३; -मन्स्य शा. १३, ५, ३, २; -म्राः आ. २, ४, १०-१३; -म्रानि शां. १६, ११^३; ३०, २; शा. ४, ६, ३, ३; ५, १, ३, १; गो. २, ३, १५^३; -म्रे जैआ. १, १२७; दै. १, १५; -मनेन शा. २, ४, ४, ९; १३; ५, २, २५; का. १, ३, ४, ६; ८; १०; ५, १, ३१; तै. १, ३, ४, १; ३; जै. १५; गो. २, २, १; -म्रौ ऐआ. १, ५, १.

ऐन्द्राग्नी- -म्री ऐ. २, ३७; शा. २, ३, ४, १२^३; का. १, ४, १, १०^३; तां. ७, २, २; -म्रीः शा. ४, २, ३, १४; -मनीभिः शा. ९, ५, २, १०; -म्रीषु शा. ४, २, ३, १४; -मन्या शां. २८, ७; का. १, ४, १, १०^३.

ऐन्द्राग्नान्त- -न्तानि शां. ५, ५; गो. २, १, २३.

ऐन्द्राजागत(←इन्द्र-जगती)- -मू गो. २, ४, १६^३; ६, १६^३.

ऐन्द्रापौष्ण(←इन्द्र-पूषन्)- -ष्णः शा. ५, २, ५, ७; -ष्णम् शा. ५, २, ५, ५; तै. १, ७, २, ४; ३, ८, २३, २.

ऐन्द्राबाह्वस्पत्य, स्या (←इन्द्र-बृह-स्पति)- -स्यः गो. २, ४, १६; -स्यम् ऐ. ३, ५०; ६, १४; ३६^३; शां. १६, ११; ३०, २; तां. ८, ८, ७; जै. ६३; ६४; गो. २, ४, १४^३; १६^३; ६, ६; ७; १६^३; -स्या ऐ. ६, ३६; गो. २, ४, १६; १६; १६^३; -स्याः शां. १६, ११; -स्ये गो. २, ४, १६; -स्यैः शा. १३, ५, ४, २८.

ऐन्द्रामारुत(←इन्द्र-मरुत्)- -ताः तां. २१, १४, १२^३.

ऐन्द्रार्भव(←इन्द्र-ऋसु)- -वम् ऐ. ६, १२; गो. २, २, २२.

ऐन्द्रार्भवी- -व्यः ऐ. ६, १२^३; शां. १६, १; ३०, १; गो. २, २, २२^३; -व्या शां. १६, १; गो. २, २, २२.

ऐन्द्रावरुण(←इन्द्र-वरुण)- -णम् ऐ. ३, ५०; ६, १४; शां. १६, ११; ३०, २; तां. ८, ८, ६; जै. ६३; ६४; गो. २, ४, १४; १५; -णा ऐ. ६, २५; -णाइ(=णे) ऐ. ६, २५; -णे ऐ. ६, २५^३.

ऐन्द्रावरुणी- -णी ऐ. ६, २६; शां. १६, ११; -ण्या ऐ. ६, २६^३.

ऐन्द्रावारुण- -णम् गो. २, ४, १४^३; १५; ६, ६; ७; -णे गो. २, ४, १५^३.

ऐन्द्रावैष्णव(←इन्द्र-विष्णु)- -वः शा. ५, २, ५, ३; -वम् ऐ. ३, ५०; ६, १४; शां. १६, ११; ३०, २; शा.

५, २, ५, १; ५, ५, १; ७; तै. १, ७, २, १; तां. ८, ८, ७; ९, ७, ४, ८; जै. ६३; ६४; गो. २, ४, १४^३; १७^३; ५, १०; ६, ६; ७; -वे गो. २, ५, १७; -वैः शा. १३, ५, ४, २८.

ऐन्द्रावैष्णवी- -वी शां. १६, ११; -व्या गो. २, ४, १७.

ऐन्द्रासौम्य(←इन्द्र-सोम)- -म्यः शा. ५, २, ५, ११; -म्यम् शा. ५, २, ५, ९.

ऐन्द्रोति(←इन्द्रोत्)- -तये जैउ. ३, ७, ३, २; -तिः जैउ. ३, ७, ३, २; -०ते तां. १४, १, १२^३.

ऐन्य- -न्यौ आ. २, ८, ३४.

ऐन्वक- -के आ. १, ७२.

ऐभावत्(←इभावत्)- -तम् शा. १२, ८, २, ३.

ऐयादौहोवा, ऐयाहै ॥ तां. ११, ११, २२.

ऐर(←इरा)- -म् तां. ७, ६, १७; ८, ६, १०.

ऐरावत्(←इरावत्)- -तः तां. २५, १५, ३.

ऐरावती ॥ -तीम् गो. २, ६, ३.

ऐरथैरिण- -रिणे जैआ. २, १२, ३; आ. २, २, ३-४.

ऐळ(←इळा = डा)- -म् जै. ४६; ५५.

ऐलव- -वेन जैउ. १, १६, २, १.

ऐलष- -षम् ऐ. २, १९.

ऐश(←ईश)- -म् जैआ. १, १३५.


ऐशान(←ईशान)- -म् गो. १, १, २५.

ऐश्वर्य(←ईश्वर)- -र्यम् ऐ. ७, २०; ८, ६; ९, १०; शा. १३, २, ७, १३^३; १४^३; १५^३; ४, ३, १५; जै. ८८^३; गो. १, ३, १०; -र्यं शांआ. ४, १५.

ऐष(←इष)- -षम् आ. १, १३५^३;

† 'ऐन्द्रामी' इति मुपा. स्वरक्षिन्त्यः । का.पाठे स्वरितप्रदर्शनार्थं चिह्नं चेत् साधुः स्वरः । अन्यथा चिन्त्य एव । ‡ ऐन्द्र जागतमिति कालि. मुपा. । § 'ऐन्द्रमारुत' इति MW.पाठः । ¶ 'ऐन्द्रावरुणे' इति G.मुपा. । ¶ 'ऐन्द्रोतः' इति सभुद्धौ मन्यमानस्य सा. इत्यस्य 'त-' इति प्राति. प्रकल्पनं न सन्तुष्टिप्रदम् । वं. र इत्यपि प.द्र. । ॥ साम्नोर्निर्देश इति । ॥ 'ऐरा०' इति पा० ? 'हैरा०' इति मुकल्पः शोधः । π '←एषाम्' इति सामगतपदांतुरोश्चदिति BL. ।

४५५; ४६६; ५०५; ५३१; जैआ.
१, ९२, २१०; २१५; ४६१; ५०५;
५३१; -वौ जै. २२६.
ऐषमसुः(←इदम्) श३, ३, ४, १०; सं.
१, ८, ७.
ऐषा-वीरु(←एषा←एतत्)- -रा: श.
११, २, ७, ३२.
ऐषावीरु-तर- -रःSइव श. ९, ५, १,
१६; -राःSइव श. ९, ५, १, १६.
ऐषिर(←इषिर)- -रम् तां. १४, ११,
२०१; -राणि तां. १४, ११, २०१;
आ.जैआ. १, ४०६; ५६७; ५७९;
-रे आ. जैआ. १, २३८; -रेण
तां. १४, ११, २०१.
ऐषीक- -कः तै. ३, ८, ५, ३.
ऐषीकी- -की जै. १६५.
ऐषुमत(←इषु-मत)- -तः वं. १;
-तात् वं. १.
ऐष्टक(←इष्टका)- -म् श. १०, ४, १, ७.
ऐष्टिक(←इष्टि)- -म् शांआ. ४, ६.
ऐहेयिं तां. ८, ५, ११.
ऐहो जै. ५४; ११५१.



ओ

ओऽ ऐ. ५, १२; जै. २२१; २९; ३३१;
६२१; १४३; १७६१; जैउ. १, ७, २, ३;
ओ३ का. १, ६, १, १६.
ओकसु(√उच्)- -कः ऐ. ८, २६; तै.
२, ४, ३, १२; तैआ. ६, ४, २; तां.
५, ८, ९; ९, १, ११; २, १; १०, ५,
१५; ष. १, ४; जै. ७८१; आ. १;
-कसः तै. ३, ३, ११, ३; तां. ९,
२, १; -कसःS-कसः जै. ७८१;
-कसि ऐ. ८, २६; तै. २, ४, ६, ४;
जै. ७८१; १७८१; -कांसि शां. १५,
२; ष. १, ४.

ओक-वत्- -त् ऐ. ५, २०१.
ओकःसारिन्- -री ऐ. ६, १७; २२;
गो. २, ५, १५; ६, ४.
ओको(-सुनि)-निधन- -नम् तां. ५,
८, ७; ८; ९, १, १०; २, १; जै. ७८१;
आ. १, १५५; ३८२; -नेन जै. ७८.
ओ-कार- -रे जैउ. ४, ८, ३, १; -रेण
जैउ. ४, ८, ४, २१.
ओक्ष(आ√उक्ष), आ...उक्षन्ति तै.
२, ५, २, ४; आ...उक्षतम् तै. २,
७, १५, ६; ८, ६, ७.
ओघ(√वह्)- -घःSइव कांआ. १२,
३; ६.
ओजसु(√उज्)- -जः ऐ. १, ५; २८;
३, ८; ५, १८; ८, २१; ३१; ४; ६;
शां. ३, ५; २०, ३; २५, २; २६, ११;
शांआ. १, २; १२, ४; श. ३, ४, २,
१४; ४, ३, ३, ८; ५, ४, ४; ५, ४, १,
१४; ७, ४, १, ३९; ४२; ८, ४, १, २०;
२, ९; ५, १, १०; १२, ७, १, ८; ७,
२, ८; १३, १, २, ६; १४, १, २, १२;
२, २३; तै. १, १, २, ६; ३, ४, ३; ६,
४, ४; ७, ५, २; २, ४, ५, ३; ६, ४; १२;
५, ७, १; ६, १, ५; ७, ३; ११, ७; १४,
५; ७, ७, ३; ३, ७, ६, ६; १२; ९, ३; ८,
७, १; ९, २१, ३; १०, ३, १; ५, १;
११, १, २१; १२, ९, ५; तां. १, ९, १२;
२४, ३; २, ५, १; ८, २; ३, ९, २; ११,
९; ४, ३, १; १०, १, ६; १४, १; २६,
१; ११, ६, ११; ११, १३; १४; १४,
१, ६; ५, १३; १९; ७, १०; १२, १०;
१५, ६, ५; १९, ४, ११; १६, ४; ७;
२०, १०, १; २२, ३, ३; १०, २; २५,
६, ३; तां. २५, १८, ४; जै. १४५;
जैउ. ३, ५, ८, ५; ८; गो. १, २, २१;
२, २, ३; १३; ३, ५; ६; -जसा
ऐ. १, २८; ३, ३८; ४, ६; ७, ५; ८,

२; ३; ४; ऐआ. ५, २, २; २, ३; शां.
२६, १३; शांआ. २, ८; श. ४, ३,
३, ९; ५, ४, १०; ७, ७; ५, ४, ५, २;
१२; ६, ३, १, १८; ७, ४, १, ४२;
१४, १, २, १२; तै. १, ५, ५, २; ४;
२, ४, ७, ४; ७, ७, ४; ८, ४, ५; ३, ५,
७, ४; तैआ. १, २४, ३; तां. ६, १०,
११; १०, १६; १८; १८; ९, २,
१५; १३, २, ५; ६; १५, २, ७; १९,
४, ११; १६, ४; जै. ८४; १३०; ष.
१, ५; सा. १, ४, १४; गो. २, ५, ३;
-जसाम् ॥ तै. ३, ११, ४, २;
-जसि तां. ११, ११, १४; १४, १,
६; ५, १८; ७, १०; १२, १०; १५, ६,
५; २०, १०, १; -जसे श. ४, ३, ३,
९; १४; ५, ४, १०; ६, ३; ५, ४, ३,
१७; तै. १, २, १, २१; २, ७, ७, ७;
तैआ. ४, ५, १; ६, १, ३; सा. १, ४, ३.
ओजस्वत्- -स्वत् ऐ. ८, २; तै. २, ७,
७, ४; -स्वते तै. २, ७, ७, २;
-स्वन्तम् तै. २, ७, ७, २; -स्वान्
तै. २, ७, ७, ४; ३, १०, १, ३.
ओजस्वती- -ती: श. ५, ३, ४, ८.
ओजस्विन्- -स्वी ऐ. १, ५; श. १४,
१, ३, २३.
ओजस्वि-तम्- -मः श. ८, ४, १,
२०; १३, १, २, ६; -तमौ श. १३,
१, २, ६.
ओजस्विन्तर- -रः तैआ. १, २४, ३.
ओजिष्ठ,ष्टा(-जसु-इष्ठन्)- -ष्ठ श.
४, ५, ४, १२; -ष्ठ ऐ. ७, १६; ८,
२; १२; श. ३, ४, २, १२; ४, ५, ४,
१२; तै. १, ५, ८, ३; २, ६, ७, १; ८,
३, ५; जै. १४५; ष. ३, ८; गो.
२, १, ३; -ष्टम् ऐ. २, १२; शां.
२१, ३; २४, ५; श. ३, ३, ४, १५;
तै. ३, ६, ७, २; गो. २, २, ३; -ष्टा

† 'शि-' इति मुपा. चिन्त्यः । ‡ 'एहि' इत्यस्य गानप्रयोगः । § 'आउ' इति निपातद्वयं सा. । 'ओ इति' पपा. । तु. ऋ. १, १३७, ७ । ¶ एकत्र 'ओकाः' इति मुपा. निधनवृत्त्या ज्ञेयः । ¶ 'कसु' इति सकारलोपेऽथवा 'क' इत्यकारान्तप्राति. कल्पनया रूपसिद्धिः । ॥ एकत्र 'ओजसः?' इति मुपा. चिन्त्यः । 'ओजसा' इति पाठः साधुः स्यात् । ॥ षष्ठ्यन्तस्य '०पते' इत्यामन्त्रिताद्युप्रवेशाशिधातः । तु. पा. २, १, २; पदपाठकारास्तु पदद्वयमेव निर्दिशन्ति ।

जै. १०२; १४५^२; -छा: तां. २, ९, ४; २४, १७, ३; २५, ११, ३; -छाय श. ३, ४, २, १२^३; गो. २, २, ३^१; -छेन तै. २, ८, ३, ४; -छौ ऐ. २, ३६; तै. ३, ८, ७, १; तां. २४, १७, ३; २५, ११, ३; ष. ३, ७.

ओजीयस्(-जस्+ईयस्)- -य: श. १४, ८, १५, ६; तैआ. ४, ५, ७; -यांस: ऐ. १, २३; २, १६.

ओजोवीर्य- -म् तां. ३, ९, २; १४, ५, १३^१; १९^१; ७, १०; १२, १०; १५, ६, ५.

ओढ, ढा, ढहा(आ/वह्)- -ढ: जै ८७; -ढया, ढड्या श. २, ५, २, २९; का. १, ५, १, २६.

ओणी- -ण्यो: ऐ. १, १९; ५, १३; शां. ८; २७, २; श. ३, ३, २, १२; ष. ५, १.

ओत(आ/वे)- -त: श. १४, ६, ६, १^३; ८, ७; ११; तैआ. १०, १, ३; तां. २०, १६, ६; -तम् श. १४, ६, ६, १; ८, ३; ४; ६; ७; तां. २०, १६, ६; -ता: श. १४, ६, ६, १^३; तानि ऐ. २, १०^३; शां. १०, ६^३; श. ३, ८, ३, १४; १२, ३, ४, २.

ओत्था(आउडव्/स्था), आ...उत्ति- छन्तु तैआ. ४, ४२, ५.

ओथामोदैव § चा. ४, ३, २, १३.

ओदक(!←उदक)- -कानि तैआ. १, २६, ७.

ओदती(←ओदत् [आ/उन्द्])- -तीनाम् ऐआ. १, ३, ५; ८; ५, १, ६^३; शांआ. २, १; -त्य: ऐआ. १, ३, ५^३.

ओदन- -न: श. ४, ४, २, १^३; १३, १, १, ४; ३, ६, ७; तै. १, ७, १०, ६; ३, ८, २, ३; ४; ९, १८, २; गो. १,

२, १५^३; २, १, ५^३; -नम् श. १, ६, ४, ३; २, ४, ३, १३; ११, ५, १, १४; का. १, १, ४, ३; ५; २, २, ८; ३; २, ११; ५, २, ५; तै. १, १, ९, ३; ७, १०, ६; २, ७, ९, १; ३; ३, ७, १, ८; तैआ. २, ८, १; ३, १०, ३; जै. १८०; १९०; गो. १, २, १५; २, १, ७^३; -नस्य श. २, ५, ३, ८; १०; का. १, ५, २, ६-९; १५; -नान् तै. ३, १२, ५, ९; -ने तै. ३, ८, २, ४; -नौ श. २, ५, ३, ६; का. १, ५, २, ५.

ओदन-कृसर-यवागू-रक्त-पायस-दधि-क्षीरघृत-पायसघृत- -म् ष. ५, २.

ओदन्-वत्(मलुप्)- -वताम् तै. २, ७, १६, ४.

ओदन-सव- -वानाम् गो. १, ३, १९.

ओघ्नन्- -घ्न श. ७, ५, २, ४७; -घ्नन् श. ७, ५, २, ४७; -घ्नना ङि शां. ४, १४.

?ओपाकारि- -म् गो. १, १, ३३.

ओस(आ/वप्)- -सा: जै. ८८.

ओष्य श. ६, ७, ४, १४; ८, २, ८; ८, ७, ३, ४; ११, ५, १, १३.

ओम्(√अव्) ऐ. १, १६; २, २; २०; ३, १२^३; ५, २५; ३१; ३२^३; ७, १८^३; २०; ८, २७; ऐआ. २, ३, ६^३; ८; ४, १, १; ५, १, ६^३; ३, २; शां. ६, १२; श. ४, ३, २, १२; १३; १०, ६, १, ५-९; ११, ६, ३, ४^३; १४, ६, ९, १; २^३; ८, १, १; २; ३; ४; ३, १; ९, १, १; तै. २, ४, ६, ७; तैआ. १, १२, ३^३; १४, ४; १५, १; १६, १; १७, २; १८, १; २; ११, १; ४, ४, १; ६, १२, १; ७, ८, १^३; १०, २,

१; ३, १; ४, १; ६, १; ७, १; १५, १; २२, १; २६, १; २७, १^३; २८, १; २९, १^३; ४७, १; ४८, १; ४९, १; ५०, १; ६३, १; जै. २०९^३; जैउ. १, १, १, ६; ७; २, १^३; २^३; २, १, ४; १०; २, २^३; ३^३; ३, २; ७; ११; ४, १०; ११; ७, १, ७; २, ३^३; ३, ३, १; ३, २, १, २; ३; ४; ५, १०; ११; १३; ३, ३, ८; ९; १२; १३; ४, ९; ४, ४, ५; ६; ७; ५, १; ३; ६^३; ७; ६, १, ६; २, ३; ३, ६; ८, ५; ४, ४, ६, ६^३; ३, ९^३; जैआ. १, ८०; ३१३; ३४२; आ. १; सा. १, ५, १५^३; दै. ३, २५; ष. १, १^३; २^३; ६; सं. १, ६, ३०; २, ४, ५; १४; ५, १४; गो. १, १, ५; १०; १६; २०; २१; २६; २, २४; ३, १^३; १०; ५, १; २४; २, १, २४; २, १४^३; ३, १०^३; १६; ४, ४; १८; ओम्ओम् ऐ. ५, ३२.

ओङ्कार- -र: गो. १, १, २३^३; २५^३; २६^३; ३०; -रम् ष. ४, ५; गो. १, १, २२; २३^३; २४^३; २५; २८; -रस्य गो. १, १, २५; -रेण गो. १, १, २३; २९.

ओङ्कारा(-रउअ-न्त - -न्त: आ. १. ओम- -मास: ऐआ. १, १, ४; शां. २६, १०; श. ४, ३, १, २७.

ओम(-रउवत्→)न्वती- -ती श. १, ९, १, ४; तै. ३, ५, १०, १.

ओमुक्थशा: ङि गो. २, ३, १०^३.

ओम्पूर्व- -र्वान् गो. १, १, ३९.

ओयि जै. १४३.

ओयिरा जै. ६२.

ओवा जैउ. १, १, २, ३.

ओवायि तैआ. ४, ४०, १^३.

ओवाश्च् जै. १, १, २, ३^३.

ओष(√उष्)- -म् ऐ. १, २२.

† ओजिष्ठम् इति मूपा. ‡ ओजोर्हर्ष शारीरात्मकं बलमित्यभिप्रयन् सा. पदैकमाह । तु. मुपा. १४, ५, १३; 'ओजएव वीर्यमात्मन्वत्ते' । C. तु. चकारमध्याहृत्य व्याचख्यौ । तत्रान्यत्र च पृथक्पदत्वं समाहारद्वन्द्वीयत्वेन पदैकत्वं वेति भाष्यान् निश्चयते । § 'ओथामोदैव वाक्' इति प्रतिगरः । 'मदामोदैव' इति काश्रौ(१०, ६, ५) ङि 'ओघ्ननासाम् ? 'ओघ्ननासौ' (पाठान्तरे) इत्यत्र (ओघ्नना आस ?) ओघ्नना । असौ पदविभागो ज्ञेयः K.T. द्र. ¶ इति प्रतिगरः । २उक्थशास् गद्र.

ओष-धि, धी† - धयः ऐ. १, ७^३; ५, २३; २८; ऐआ. २, १, ३; ७; ५, १, १; शां. २, ७; ३, ४; ६, ५; ७, ६; १८, ८; २०, १; म. १, १, १, १०; २, २, २^३; ३, १, १४; ३, ४; ९^३; १०^३; ५, ४, ५; ६, १, ३; ८, २, ११; ९, २; २९; ३०; २, २, ३, ५, ३, १, १०; ६, ३, ७; ३, २, ३, १९; ३, २, ८; ४, १, १७; ६, १, ७; ८; १०^३; २, २, २, ६; ८, ५, ११^३; ४, ३, १, १४; ६, ९, १६; ६, १, २, ११; ३, १, २; २, ३, २; ४, ३, २^३; ४, २; १६^३; १७; ५, ४, ४^३; ७, २, ४, २, ६; ४, २, ११; १२; ५, २, ४, ७^३; ८, ७, १, ६; ९, ३, १, ४; ४, १, ७^३; १०, ३, ४, ४, ५, ४; १, ६, ४, १; ११, ३, १, ३^३; ६, १, १०; १२, १, १, २; ४, १, ७; ८, २, ३, ६; ९, २, ६; १३, १, ९, १०^३; ८, ४, ५; १४, १, २, १९; ३, ११; १५; ३, १, २, ७; ९, ४, १; का. १, २, ४, ४^३; ३, १, ५; ९, १२^३; ६, ३, ५; २, २, १, २^३; तै. १, ३, ७, १; ८, १; ४, १०, ९; २, १, १, १; ३; ५, १, ५, ३; ३; ६, ६, ३; ७, १, ६, ४; ८, ४, ८^३; ३, २, २, ५, ५, ७; १०; ८, १^३; २; ९, ९, ११; ३, २, ४; ९, ४; ७, १, ५-८; ४, ७; ९; ७, ६; ८; ९; ८, १३, ३^३; १७, ४; तैआ. १, १, ३; २, १, ३; ३, १, ६; ३, ८, १; ९, २; ४, १, १, ८; ४, २, ४; ५; ५, ९; ११; ७, ७, १; ८, १, १; १०, १, ११; १०, १; तां. ५, ९, १४; ६, ९, ९; १०, ८, १; ११, ३, ९; १३, ९, १६; १७, ७, २; २१, १५, ३; जै. १०६; १४०; जैउ. १, ३, ३, १; १२, १, ५; १५, ३, ४; १८, ४, १४; ३, १, १, १, १; ४, ३, ६; ९; ५, २, ४; ५. २, १०; सा. १, १, ८; गो. २, ४, ६; -धयःऽह्व ऐआ. ५, १, १; -धिः शा. २, ३, १, १०; ३, ४, ३, १३; ४, २, ५, १५; -धिभिः ऐ. ३, ४, ०; सा. १, ३, २, २; ६, ५, ४, ४^३; ९,

४, १, ७^३; १२, १, १, ३; का. २, २, १, २; ४, ११; तां. ५, २, ३; १०, १, १; गो. १, ४, २; -धिभ्यः शा. १, ६, ४, ६; ५, ३, ३, ४; १०, २, ६, ५; ११, ५, ४, ४; १२, १, १, ३; का. १, ३, ४, १२; तां. ९, ५, ६; ५. ४, ६; -धिषु शा. ३, ६, १, २, ४^३; ७, १, ७^३; ४, ४, ५, २०; ६, ४, ४, २; ७, ५, २, ४, ७; ९, २, १, ८; १२, ९, २, ५; का. १, ३, १, १२; -धीः ऐ. ५, २, ७; ७, ३; ८, २, ७^३; शां. २, २; २०, १^३; शा. १, ३, ३, ९; ४, ७; ३, ६, १, ९; ९, ३, २, ९; ४, ४, ५, २०; ५, २, ३, ९^३; ६, १, ३, १२; ७, २, ४, २, ६; ४, २, १, २; १३^३; ८, २, ३, ६; ११, १, ५, ३^३; ७, २^३; ६, १, १०; २, ८; १२, १, १, २^३; ९, २, ५; १४, ६, २, १, ३; ९, ३, १, १; ४, ५; का. १, ३, १, ५; ९; २, ३; ११; ६, ३, ५; तै. १, २, १, १, ८; ४, ३, ३; ५, ५, ४; २, १, १, १; २; ३, २, ४; ५, १; २; ४, ८, ७; ८, ३, १; ४, ८; ३, २, २, १; ८, १; २; ३, ३, ४, ६; ६, ४; ९, ४; ७, १, ४; ७, ५, ९; ६, ४; ११, ६, ४; १२, ६, ३; तैआ. १, २, ९, १; ३०, १; ३, २, ३, ५, ९, ५; ६; ३; ७, ३; ९, २; १०, ४, ९, १; तां. १, १०; २; ६, ९, ९; ९, ५, ६; जै. ३^३; जैउ. १, १, ५, ३, ४; सा. २, ३, १०; ८, ३; मं. २, १, १, ५; ८, ३, ४; ५. ४, ६; गो. १, ४, २^३; ३; २, १, १७; -धीनाम् ऐ. २, ६; ११; ८, ७^३; ८^३; १६^३; ऐआ. १, २, ३; २, १, ३; शां. १, २; २, १; ७; शा. १, २, ४, १६; ५, ८; १०^३; ३, ३, ४; ३, ६, १, ७; ५, २, १, ६; ३; ४; ४, १७; ६, ५, ४, १६; ८, २, ४; ७, २, ३, ४; ११, ५, ४, १, ८; ६, १, १०; १२, ४, ४, ४; ८, १, ४^३; २, १, ३; १३, ८, १, २०; १४, ९, ४, १; का. १, ३, २, ३; ११; २, २, २, ९; ३, ८; ९^३; तै. १, ६,

१, ९; ७, ५, ५; २, १, ४, ७; ४, ५, ६; ७, ८; ३. १, ४, ३^३; २, २, २; ३, ६; १०^३; ५, ७; ९, ३; ३, १, ४; ३, ५; ७, ६, १; १४, २; ३^३; ९, १, ७, १; तैआ. १, २, ९, १; २, १, १; ४, १, २, १; ४, २, ५; ६, ९, १; तां. १, ६, ८; जै. १, १, ७; १, २, ६; जैउ. १, १, ८, ४, १, ४; गो. २, १, १, ७; -धीभिः शा. १, २, २, २; ३; ३, ९, ३, २, ९; का. २, २, १, २^३; तै. १, २, १, १, २; २, ३, ३, २; ५, ६, २; ३, १, ४, ५^३; ३, ४, ६; ७, १, ४, १; तैआ. १०, १, १; जै. १, २, ६; गो. २, ४, ८; -धीभ्यः शा. ३, ७, ४, ४; ४, २, २, १, ५; ७, २, २, १, २; ९, १, २, २, ४; ११, ५, ४, ४; तै. १, २, १, २, २, २, ३, ४; ३, १, ४, ३; २, ५, १०; ७, १, २, ६; ८, ७, ३; १, ७, ४; तैआ. २, १, २, १; ४, १०, १; ८, १, १; तां. १, ६, १, ३; १०, २; ६, ९, ९; गो. २, २, १, ३; -धीम् तैआ. ६, ९, १; -धीषु ऐआ. ३, २, ३; शांआ. ८, ४; शा. ५, २, २, ५; ६, ४, ४, २; ७, १, १, २, ३^३; १२, ८, १, ४; तै. १, ३, २, ७; ७, ६; ७; ६, १, १०; २, ४, ५, ५; ६, ३, १; ८, ३, २; ३, २, ३, ६; ३, २, ४; तैआ. ५, १, ३; ९, ५; ६, १, ४; ७, ३; ९, २; तां. २, ४, १, ८, ३; गो. २, १, १, ७; २, १, ३; -०धे शा. ३, १, २, ७; ६, ४, १०; ८, ५, १, २; तै. ३, ७, ६, १, ९; -०धे तै. २, ४, ४, १; २^३; तैआ. ६, १०, २; मं. १, ६, ५; २, ४, ८; -धयाः शा. १, २, ४, १, ६; का. २, २, २, ९; तै. ३, २, ९, ३. ओषधि-लोक-काः श. १, ३, ८, १, २०. ओषधि-वनस्पति-तयः ऐआ. १, २, ४; २, ३, १; २, ४, १; ३; तै. ३, १०, ८, ७; तैआ. १०, ६, ३, १; ५. ४, ७; गो. १, १, १, ३; २, ९; २, २; ३, १, ६; -तिभिः तैआ. १०, ६, ३,

† ← 'ओषम्+धय(√धयतेलौट्)' श. २, २, ४, ५ । ‡ 'काः' इति स्राघुः । सुष्ठु. चिन्त्यः ।

१; गो. १, १, ३५; ३६; -तिषु ऐ.
८, २०; ऐआ. २, ३, २; गो. १, २,
२; -ती श. ६, १, १, १३; -तीन्
ऐआ. २, ३, १; श. ११, ५, ३, ७;
गो. १, १, १२; १७; ३५; ३६; २, २;
३, १२; -तीनाम् श. १२, १, ४,
१; ष. ४, ४; गो. १, २, २; ५, ३.
ओषधि-होम-मान् तै. ३, ८,
१७, ४.
ओषध्या(-धिऽआ-)रमन्-रमा
ऐ. २, ६.
ओष(धत्)न्ती-न्त्यौ श. १, ९,
३, २.
†ओषम(√उष्+णमुल्) श. २, २,
४, ५; का. १, २, ४, ४.
ओषिष्(ओष+इष्न्)-इन्-नम्
तैआ. ३, २, १, १.
ओष्ठ-ष्ठः ऐ. ७, १; गो. १, ३, १८;
-ष्ठयोः श. १, ८, १, १४-१६; -ष्ठौ
शां. ३, ७; श. १०, १, १, ८; ३, ४, ५;
११, ४, २, १०; ११; गो. १, १, २७.
ओष्ठा(-ष्ठऽअ-)धि-धा(न→)ना-
ना ऐआ. ३, २, ५; सं. १, ७, १५.
ओह्(आ√उह्), आ...ओहते शांआ.
७, १४.
ओह-हैः श. ९, २, ३, ४१.
ओहुषी(←ओहिवस्←आ√वह्)-
षी शां. २७, १.
ओहो जै. ११५^२.

औ

१औक्षण(←उक्षन्)-क्षणेन श. १४,
९, ४, १७.
२औक्षण-क्षणेः श. १, २, ५, २; का.
२, २, ३, २१.
औक्षणोनिघन-नानि जैआ. १,
३९०; ५१७.
औक्षणोनुयान-म् आ. १, ५१७;
-नानि आ. १, ३९०; ५१७.
औक्षणोरन्ध्र-न्ध्रम् आ. १, ५१७;

-न्ध्राणि आ. जैआ. १, ३९०;
५१७; -न्ध्रे तां. १३, ९, १८;
-न्ध्रौ आ. १, ४६७.
औग्रतैन्ध्र(←उग्रसेन)-न्ध्रः ऐ. ८,
२१; -न्ध्रम् ऐ. ८, २१.
औघ्(←ओघ)-घः श. १, ८, १, २;
४; ६.
औघ्यामन्ध्रव(←उघ्यामन्ध्रु)-वः
तै. १०, ५, ७.
औत्तरवेदिक(←उत्तरवेदि)-म् श.
७, ३, २, १७.
औदन्यु(←उदन्यु)-न्ध्रः श. १३,
३, ५, ४.
औदन्यव(←उदन्यु)-न्ध्रवः तै. ३,
९, १५, ३.
औदल(←उदल)-लम् तां. १४, ११,
३२; -लस्य आ. जैआ. १, २, ३१;
-ले आ. जैआ. १, १६०; -लेन
तां. १४, ११, ३३.
औदवाहि(←उदवाह)-हेः श. १४,
५, ५, २०; ७, ३, २६.
औद्वजि(←उद्वज)-जिः-जेः वं. १.
औदुम्बर(←उदुम्बर)-रः ऐ. ८, ५;
१७; श. ३, २, १, ३३^२; १४, ९, ३,
२१^३; तै. १, १, ३, १०; २, ६, ५;
तां. १८, २, ११; जै. १४३; -रम्
ऐआ. ५, १, ४; श. ५, ३, ५, १२;
७, २, २, ३; १२, ७, २, १४; ९, १, ३;
५, ४, ४; -राः श. १, २, ६, २०;
-राणि ऐ. ७, ३०; ३२; ८, १६^३;
ऐआ. ५, १, ३; तैआ. ५, ९, ३;
-रे ऐआ. १, २, ३; श. ५, २, २,
२^३; ३, ४, २^३; २७; ७, ५, १, १५;
१४, ९, ३, १; सा. ३, ५, १; -रेण
ऐआ. ५, १, १; श. ४, ६, १, ३^३; ५,
३, ५, १२; ७, २, ४, २; १४; ९, ३, ४,
४^३; तै. १, ३, ८, २; सा. २, ५, ३.
औदुम्बरी-री ऐ. ८, ५; ८; श.
३, ३, ४, २७; ५, २, १, २३^३; ६, ७,
१, १३; १२, ८, ३, ५; १४, १, २, ४;

३, ९; तैआ. ५, २, ४; तां. ५, ५,
२; ६, ४, ६; ११; जै. ११७; ष.
४, ३^३; -रीः जै. १२७; सा. ३,
२, ३; -रीभिः तैआ. १, ३२, १;
-रीम् ऐ. ५, २४^३; ८, १७; ऐआ.
१, २, ४; ५, १, ४; शां. २७, ६; श.
३, ६, १, २^३; ६; ४, ६, ७, ८; ९, २१;
२२; ५, ४, ३, २५; २६; ६, ६, ३,
२; ७, ४, १, ३८; ४२; ९, २, ३, ४०;
तां. ४, ९, १५; ६, ४, १; ६; ष. ४, ३^३;
सा. २, ५, ३^३; -र्यः श. ९, २, २,
३; ७; -र्या ऐ. ८, १३; १८; ऐआ.
५, १, ४; तां. १४, ६, ८; १७, १२,
५; -र्याम् ऐ. ८, १७; तैआ. ५,
१०, ५; जै. ६१; गो. १, ३, ४; ५,
२४^३; -र्यौ श. १४, ९, ३, २१.
औद्गात्र(←उद्गात्)-त्रम् गो. १, २,
११^३; १६; २४; ३, २^३; ५, १८.
औद्ग्रमण(←उद्ग्रम[ह]ण)-णम्
श. ३, १, ४, २; -णानि शां. ७, ४;
श. ३, १, ४, १^३; ६, ४, ३, १२; २२;
१३, १, ७, ४^३; तै. ३, ८, १०, २; ४;
-णैः श. ६, ४, ३, १२^३; -णेषु श.
६, ४, ३, २२.
औद्ग्रहण-णानि तै. ३, ८, १०, ४.
औद्दालक(←उद्दालक)-किः तां.
२२, १५, १०; श. ३, ४, ३, १३; ४,
२, ५, १५; जै. १६४; -किम् ष.
१, ४; -कैः जै. १६९.
औद्गारि(←उद्गार)-रिः श. ११, ८,
४, १; जै. १३७; १५३^३; -रिम्
जै. १३७.
औद्भिद्य(←उद्भिद्)-द्यम् तै. २, ७,
१८, २^३.
औपगव(←उपगु)-वे आ. १, १४५.
औपगात्र(←उप-गात्)-म् शां.
१२, ५.
औपजन्धनि(←उपजन्धनि, न?)-निः
श. १४, ५, ५, २१; ७, ३, २७^३; -नेः
श. १४, ५, ५, २१; ७, ३, २७^३.

औपतस्विनि (←उपतस्विन) - निः श. ४, ६, १, ७.	जै. १९८ ^२ .	जैआ. १, ५२३; -ने आ. १, ५ ^२ ; ५२३; जैआ. १, ४८९.
औपद्रष्ट (←उप-द्रष्ट)† - द्याय तै. ३, ४, ७, १.	औरुक्षय (←उरुक्षय) - ये आ. जैआ. १, ३१५.	औशन-काव - वाभ्याम् जै. १६८; -वे जै. २७; १६८ ^२ ; दै. १, ७.
औपद्रष्टय - द्रष्टाय जै. १८०; २०७.	और्णवाभ (←ऊर्णवाभि)‡ - भाः श. १४, ७, ३, २६; -भेभ्यः श. १४, ७, ३, २६.	औशिञ्ज (←उशिञ्ज) - जः श. २, ३, २, ३५; का. १, ४, १, २५; तां. १४, ११, १७; २५, १६, ३; -जम् तैआ. १०, १, ११.
औपनिषद् (←उपनिषद्) - म् श. १४, ६, ९, २८.	और्णायव (←ऊर्णायु) - वम् तां. १२, ११, ९; जै. १७७ ^३ ; -वे आ. जैआ. १, ४७६; -वेन तां. १२, ११, १२.	औषध (←ओषधि) - धः ऐ. ३, ४०; श. ७, २, ४, २६; -धम् ऐ. २, ६; ११; का. २, २, ४, १११ ^१ ; -धाः तै. २, १, ५, ६; -धानि ऐ. ८, १६.
औपपक्ष्य (←उप-पक्ष) - क्ष्याणि श. ११, ४, १, ६; १४.	और्वसद्मन (←ऊर्व-सद्मन्) - नम् जै. ८१; आ. जैआ. १, ५४५; -नस्य जै. ८१; -ने आ. जैआ. १, २२९; -नेन तां. ९, १, १२; जै. ८१ ^२ .	औषस् (←उषस्) - सम् तै. २, १, २, १२ ^२ ; आ. १, १४०; २१६; २१९; ३६७; ४२३.
औपमन्यव (←उपमन्यु) - व श. १०, ६, १, ६; -वः वं१ ^३ ; -वात् वं. १ ^३ .	और्वसद्मन-स्व - म् जै. ८१.	औषस्त्री - स्त्री श. ६, १, ३, ८.
औपमिक् (←उपमा) - म् दै. ३, ४; ५; १०; १६.	और्म्य (←ऊर्मि?) - म्याय सा. १, २, ५.	औष्ठ (←ओष्ठ) - म्; -म्ऽइव श. ४, १, ५, १९.
औपवसथ्य (←उपवसथ) - म् ऐ. ७, ३२; गो. १, ४, ७; ८.	और्व (←ऊर्व) - र्वस्य आ. जैआ. १, १८; -र्वाणाम् ऐ. ६, ३३; -वौ जै. १५४ ^२ .	औष्णिह (←उष्णिह्) - हः ऐ. ४, ३; शां. २०, ४ ^२ ; २२, ३ ^२ ; २४, ५; -हम् ऐ. ५, १; ऐआ. १, १, ३; शांआ. ११, ७; -हाः शां. ११, ३; -हानि शां. २७, २; -हेन ऐआ. ५, १, ४.
औपवेशि (←उपवेश) - शिः तै. २, १, ५, ११; ३, १२, ५, ३ ^१ ; -शिम् श. १०, ६, १, ४; का. १, २, २, १५; -शौ श. १०, ६, १, १.	औलुण्ड्य (←उलुण्ड) - ण्ड्यः वं. १. -ण्ड्यात्‡ वं. १.	औष्णिही - ही ऐआ. ५, २, ५; शांआ. २, ७; श. ८, ६, २, ३; -हीम् ऐआ. १, ४, ३; शांआ. २, ९; १०; -ह्यः शां. २६, १; -ह्या २, ७.
औपशद् (←उप-शद्) - दः तां. १९, ३, १.	औलखल (←उलखल) - लाः सं. २, २, १३; -लान् श. ४, ३, ३, १९ ^२ .	औहो जै. ३६ ^२ .
औपावि (←उपाव) - विना श. ५, १, १, ५.	औशन (←उशनस्) - नम् तां. ७, ५, १६; १७; १९; ११, ३, ११; १४, १२, ४; ५ ^२ ; आ. १, ४८६; ५२३; जै. ५८; १६८; जैआ. १, ५; ४८६; ५५३; ५५६; -नस्य तां. ११, ३; ११; -नानि तां. ७, ५, २० ^२ ; आ.	
औपासन (←उपासन) - नम् गो. २, ४, ५; -नान् शां. १६, १; ३०, १; -नैः श. १२, ३, ५, ५; गो. १, ५, ९.		
औपोदिति (←उपोदित) - तिः जै. ७६.		
औपोदितेय - यः श. १, ९, ३, १६.		
औरव (←उरव) - वः तां. १४, ६, ८;		

इति वैदिकपदानुक्रमकोषस्य द्वितीये विभागे

प्रथमः स्वरादिखण्डः समाप्तः ।

† 'दृष्ट' य. ३०, १३ पाठः अद्र. । ‡ 'शिः' मुपा. स्वरश्चिन्त्यः । § औ-भाः, औ-भेभ्यः इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । MW. तु यथोपरि मुद्रितम् । § 'ण्ड्यात्' मुपा. चिन्त्यः । ¶ 'औषधम्' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । = 'ओषधीः' इति श. पाठः गद्र. ।



अथ वैदिक-पदानुक्रमकोषस्य

द्वितीये विभागे

द्वितीयो हलादिखण्डः

१ क

कच-वर्गाद्य-

१कडइति तां. २०, १४, २; ३.
 क-वर्ण- -र्णाः शां. २४, ७.
 क-कः ऐ. २, ३८^३; ३, २१^३; २२^३;
 ६, २१; शां. ५, ४; १९, ७; २४, ४;
 ५; ९; २५, ११; २९, ४; शा. ४, ५,
 ६, ४^३; ६, २, २, ५; १२; ७, ४, १,
 १९; ९, ५, १, ३९^३; ११, ५, ४,
 १^३; १३, ५, ३, ३; का. १, ५, १,
 ९; तै. २, २, ५, ५; १०, २; तैआ.
 ३, १०, १; ४; ४, ४२, ३; तां. १,
 ८, १७; ७, ८, ३; ११, ४, २; १५,
 १०, १; जैउ. ३, १, २, १०^३; ३, ४, ४;
 कर्मा ऐ. ६, २१^३; शां. ५, ४; शा.
 २, ५, २, ११; १३; ६, १, २, २३; ९,
 १, २, २२^३; १०, ६, २, ५^३; ६^३; ७^३;
 ५, १; १३, ८, १, १०^३; ३, १३; का.
 १, ५, १, ९; ११^३; तै. २, ८, ९, २; ३,
 ७, ४, १०; गो. २, १, २२; ६, ३^३; १२;
 कर्मौ श. ७, ३, १, २०; ४, १,
 १९; तै. २, २, ५, ५; तैआं. ३,
 १०, १; ४; तां. १, ८, १७; काय
 श. १३, १, ८, २; तै. २, ६, ५, ३;
 ३, ८, ११, १. कर्म, कया. अद्र.
 कृ-वत्- -ति श. १३, ८, १, १०.
 क-व(त्-)-ती- -ती तां. १७, १३,

९; -तीभ्यः तां. ७, ९, २२;
 जै. ३५; -तीषु शांआ. २, १;
 तां. ७, ८, ३; जै. ३४; ३७; -त्यः
 तां. ११, ४, २; १५, १०, १; -ल्यौ
 जै. ३५.
 कंस(√कम्)- -सः जैउ. ३, ७, ४, १^३;
 ४, ९, २, १; गो. २, ६, ७; -सम्
 तै. ३, १२, २, ९; ४, ७; तैआ. १,
 ३२, ३; -सानि जैउ. १, ८, १, ५;
 -साय जैउ. ३, ७, ४, १^३; ४, ९,
 २, १; -से शांआ. ९, ८; १२, ८;
 श. १४, ९, ३, १; ४, १२; २३;
 -सेन ऐ. ८, १०; ११.
 ककुद्- -कुत्, द् श. २, ३, ४, ११; ७, ४,
 १, ४१; १३, ३, ३, १०^३; ४, १, १३^३;
 का. १, ४, १, ९; तै. २, ४, ७, १;
 ६, १८, ४; ३, ५, ७, १; ८, २१, ४^३;
 जै. ३७; -कुदः श. १३, ३, ३, १०^३.
 ककुन्मत्- -न्मान् श. ५, १, ४, ६.
 ककुद- -म् श. ७, ५, १, ३५.
 ककुद्-रू(पिन्-)-पिणी- -णी दै.
 ३, ५.
 ककुम्- -कुप्, व् श. ८, २, ४, ७^३; ५, २,
 ४^३; तां. ८, ८, २६; १०, ५; ६; १३, ६,
 ४; १६, ११, ७; १९, ३, ४; २०, ४,

३; जै. ५०; ८९; दै. ३, ५; ६;
 -कुप्सु शां. ३०, ३; -कुम्भः तै.
 ३, ७, ९, १; -कुम्भः ऐ. ६, २४,
 शा. ८, ६, २, १०^३; तै. २, ४, ५, ३;
 ३, ८, २१, ४^३; तां. १, २, ५, ८, ५, २;
 १३, ६, ३; १४, ५, २; ६, २; ३; १६,
 ११, १६; १७, १, ४; १९, ३, ५;
 २०, ४, ७; २४, १५, ४; ५; जै. ५०;
 ८९; -कुम्भम् तै. २, ६, १७, ७;
 तां. १६, ११, ५; १६; १७, १, ४;
 १९, ३, ५; २०, ४, ३; जैआ. १,
 ४०४; -कुमातै. २, ६, २०, ५;
 -कुभाम् श. ८, ६, २, ३; दै.
 २, २; -कुभि तै. २, ४, ७, ७^३;
 ३, ३, २, १; तां. ८, ५, २; १०,
 ५; जै. ८९; -कुमौ तां. ७, ७,
 ५^३; २०, २, ३^३.
 ककुक्कार- -म् शां. १५, २; १८, २;
 ककुबु(-भृड-)-णिह- -हौ ष. १, ३.
 ककुम्- -म् श. ११, ५, ९, १०^३.
 कक्ष(√कष्)- -म् शांआ. १२, २;
 जै. १६८; सं. ३; गो. २, ४, ९.
 कक्ष-दन्न- -न्ने सा. ३, २, ९.
 कक्ष-वर्गा(-र्गड१आं)-ष- -षैः सा. ३,
 ६, १३.

† Pw. त्वेतानि स्थलानि सुखार्थवाचकानि 'कम्' इत्यव्ययेन योजयति । †किमो रूपमित्यवयवः अद्र. ।

‡ 'कुद्' इति मुपा. †। †'भिः' इति आन. टीकापाठदिचन्त्यः ।

कक्षो(=क्षड)-दक- के ऐआ. ५, ३, ३.
 कक्षस्- स्त्री ऐआ. १, २, २.
 कक्षीवत्(←कक्ष्या-वत्)- वत् जै. १८१; -वन्तम् श. २, ३, ४, ३५; का. १, ४, १, २५; तैआ. १०, १, ११; जै. १८१; -वान् ऐ. १, २१; तां. १४, ११, १७; २५, १६, ३; जै. १८१; जैड. २, २, ४, ११.
 कक्ष्य-प्रा- प्रा श. ४, ५, ३, १०.
 कङ्क- क्का शांआ. १२, ३.
 कङ्क-वित्- तम् श. ६, ७, २, ८.
 कङ्कत- तः तै. २, ७, १७, ३.
 कङ्कतीय- -भ्यः श. ९, ४, ४, १७.
 कट् तैआ. ४, २७, १.
 कट- टः श. १३, ३, १, ३; -टै तै. ३, ८, २, ४.
 कड- डाः श. १४, ९, २, ८.
 कुण्टक- कः श. ५, ३, २, ७; -केन जै. १६८.
 कण्टक-कार- म् तै. ३, ४, ५, १.
 कण्ठ- ण्ठः ऐ. ७, १; गो. १, ३, १४; १८; -ण्ठे सा. २, २, १; -ण्ठेन सा. २, २, २; ३, ३; ४, ५; ७, १२; ८, ५.
 कण्ठ-दन्- म् श. १२, २, १, २-५; गो. १, ५, २.
 कण्ठ्य- ण्ठ्यः गो. १, १, २७.
 √कण्ठ्य, कण्ठ्येत, कण्ठ्येत, कण्ठ्येत श. ३, २, १, ३१.
 ? कण्ठ्यित- ताःऽड्वन जै. १८४.
 कण्व- ण्वः शां. २८, ८; श. ९, २, ३, ३८; तां. ८, २, २; ९, २, ६; जै. ७९; १७६; -ण्वस्य जैआ. १, २, ५२; -ण्वेन तैआ. ४, ३६, १.
 कण्व-गौतम- मयोः जैआ. २, ४, १.
 कण्व-बृहत्- त् आ. जैआ. १, २४५.
 कण्व-रथन्तर- रम् शां. २६, ९; तै. २, ७, ६, १; तां. १४, ३, १५; १६;

१७; १८, ४, ७; ९; २३, १९, १; आ. जैआ. १, ५११; -रेण तां. १४, ३, १६.
 कतम्, मुत्, मा(←किम्+डतम्)- तमः शां. २०, २; शांआ. १, २; श. ४, ५, ६, ४; ११, ६, ३, ९; १०; १४, ६, ४, १; ५, १; ९, ७; ९; १०; ७, १, ७; तै. २, ६, ५, ३; तैआ. १०, १४, १; ६३, १; जैड. १, १४, २, ९; ४, ६, १, ५-९; मं. १, ५, १४; -मत् श. ७, ४, २, १७; ८, ४, ४, १२; ११, १, ६, १०; तै. ३, ७, ४, १०; जैड. १, १४, २, ८; सं. ३; गो. १, २, ९; -मस्मिन् ष. १, ५; -मस्मै श. १३, १, ८, २; तै. ३, ८, ११, १; -मस्य ऐ. ७, १६; शां. २०, २; २१, ३; -मा श. १४, ६, १, ११; तै. १, ५, १२, २; तैआ. १०, २१, १; -माः श. १४, ६, १, ९; १०; १२; -मानितै. १, ५, ११, १; -माम् तै. २, ८, ६, २; -मे श. ११, ६, ३, ५-८; १०; १४, ६, २, १; ९, २-६; ८; ९; ९, १, ५; जैड. १, ११, २, ६; -मेन गो. २, ६, ६; -मौ श. ११, ६, ३, १०; १४, ६, ९, ९.
 कतम-था ष. ३, १.
 कतर, रुत्, रा(←किम्+डतरच्)- रः ऐ. ६, १५; ऐआ. २, ६, १; तां. २०, १५, ७; जै. १४८; -रत् जै. ९२; -रा ऐआ. १, ५, ३; शां. २३, ८; -राः ऐ. ५, १३; -रेण ऐआ. २, ४, ३; -रेषाम् शां. २६, १.
 कतर-तस्(ः) श. ६, १, २, ३१.
 कतर-था ष. ३, १.
 कृति(←किम्+डति)- ति श. ६, १, २, ३२; ११, ६, ३, ४; १२, २, १, ६; २, १३; १५-२३; ३, १३; ३, २, ७; १३, ५, २, १९; १४, ६, १, १०; १२; २, १; ९, १; २; तै. १, ५, ४, १; ३, ११, ८, २; ३; जै. १०;

१६९; जैड. २, २, ३, १२; ष. ४, ७; गो. १, ४, १६; २४; ५, ५; २३; -तिभिः श. १४, ६, १, ९; ११.
 कति-च्छेद(न→)ना- नाः ष. ४, ३.
 कति-धा तैआ. २, १८, १; ३, १२, ५; जै. ११६.
 कति-पद्, दा- दः गो. १, १, २४; -दा ष. ४, ७; गो. १, ३, १६.
 कति-पयु- याः श. ५, १, ३, १०.
 कति-पयी- यीः श. ४, ३, ४, १९.
 कति-मात्र, त्रा- त्रः गो. १, १, २४; २७; -त्रा ष. ४, ७.
 कति-वर्ण, णा- णः गो. १, १, २४; -णां ष. ४, ७; गो. १, ३, १६.
 कति-षळह- हः शां. २६, १.
 कत्य(=तिऽअ-)क्षर, रा- रः गो. १, १, २४; -रा ष. ४, ७; गो. १, ३, १६.
 कत्यु(=तिऽउ)-च्छ्वा(स→)सा- सा ष. ४, ७.
 कथम्(←किम्+थम्) ऐ. १, २७; २, १४; १८; १९; ३७; ३, ४; १७; २१; २५; ४५; ४, ६; २३; ६, २; ३; १०; १२; १३; १४; १५; २६; ३१; ३६; ७, २; १०; १२; २५; २७; २८; ऐआ. २, ४, ३; शां. १, १; २, ७; १०, २; ११, २; १२, ५; ८; १५, ५; १८, १२; २६, ५; शांआ. ३, १; १३, १; श. १, १, ४, १४; २, ४, ९; ३, १, २६; ४, १, १८; १९; २३; ५, ३, २४; ६, १, ७; का. १, २, २, ६; ४, १; ४, ३, १; ३; २, १, ३, १७; १८; २, २, ६; तै. १, १, ३, ६; ६, २, ४; २, १, २, ६; तां. ५, ६, ६; ७, ९, १०; १०, ५, ७; १३, ७, १२; १०, ८; १५, ५, २४; २०, १४, ५; जै. १८; ४४; ४५; ७१; ७४; ९०; १०५; ११८; १४७; १५३; १५८;

१६३; १६६; १९३; जैज. १, ४, २,
३; ३, २, ४, १०; ६, १, ५; ४, ८, १,
४; ९; २, १; ५; ९; १३; सा. १, १,
१५; १७; घ. १, ६; ७; ४, ७; गो.
१, १, ३, १; २, १२; ३, २०; ४, १४;
१५; १७; २०; ५, ९; २, २, २०;
२२; ५, ३; ९; ६, ६; ९; १६;
कथम्ऽइव श. ४, ६, ९, १; ३; ५;
तां. ८, ७, ४; कथम्ऽकथम् श. ११,
६, २, १.
शकथा(←किम्+था) ऐ. ६, १८;
१९; ३०; ऐआ. ३, १, ३; ५, २, २;
शां. ६, २-९; २०, २; २१, ३;
शांआ. १, २; ७, ९; १०; ११; श.
१, २, ५, २५; ४, २, ३, १३; ८, ५, ३,
१; १३, १, २, ९; का. २, २, ३,
२२; तै. २, ५, ५, ६; तैआ. ५, ४,
६; जै. ६; १५१; १५३; १८२; १९८;
२०४; जैज. १, ६, २, ९;
३, २, ३, ३; गो. १, ३, २१; २, ६,
१; ९.
रकथा(√कथ्)-थाम् ऐआ. ५, ३,
३; जै. ६; जैज. ४, ६, १, २;
-थाम् सा. २, ७, १२.
कद्(←किम्)† ऐ. ६, २१; शां.
२४, ५; ६; ९; २६, १३; मा.
२, ४, ८; तैआ. १०, १७, १९;
गो. २, ६, ३.
कद्-रथ-थ: शां. १, ५.
कद्द(-द्स्व-त)-द्दत शां. २४, ५;
९; २५, ११; -द्दत: शां. २९, ४;
-द्दन्ति: ऐ. ६, २१; शां. २९, ४;
गो. २, ६, ३; -द्दन्त: ऐ. ६, २१;
गो. २, ६, ३; -द्दन्ताः ऐ. ६, २१;
-द्दन्ति शां. २४, ४; -द्दन्तौ शां.
२४, ४; -द्दन् शां. २४, ५-७;

शांआ. १, २.
कृद्-वती-न्त्य: श. ६, २, २, ५;
-त्तौ श. ६, २, २, १२.
कद्दा(←किम्+दा)† ऐ. ३, ४४; ५,
२१; २५; शां. २, ९; श. १, ८, ३,
१२; २, १, ३, ९; ३, ४, ३८; ४, २,
४; ६, ३, १०; ७, २, १; ४, ३, ५,
१०; १२; ६, ४, ४, १३; का. १,
१, २, १२; ३, ८; ४, १, २७; तै. २,
५, ५, ५; तैआ. २, ६, २; ८, ४, १;
१०, ६, २, १; जै. ४७; सा. २, ४,
७; गो. १, १, २६; २, १४; २,
४, १०.
कद्दथ-कद्दत्-कद्दगद्.
क(द्दु→)द्दु-द्दु: श. ३, ६, २, २-८;
-द्दुम् श. ३, २, ४, १; ६, २, २.
कद्दन्च्-द्दु शां. २०, ४; २१, ४;
२२, ४; ५; २३, ६; ७; ८;
२६, १४; १५; १६; १७; जै.
९२.
कद्द-प्रिय-य: शां. २६, १३.
√कन्, चाकन् ऐआ. १, ५, २; गो.
२, ६, २.
कन्क-क: सं. ५.
कन्क-रजत-वरवस्त्र-वज्र-वैदूर्य-
विमुक्ता-मणि-वियोग-गा: घ.
५, ६.
कन्काम-भानि तैआ. १, ४, १.
कन्कात्कामा-भाम् तै. २, ४, ६, ५.
कन्निष्ठ-ष्ठा(←अल्प+इष्ठन्)-ष्ठा:
श. २, २, ३, १०; का. १, २, ३, ८;
-ष्ठम् श. १, ८, २, १०; २, २, ३,
१०; का. १, २, ३, ८; तै. ३, ११,
८, ७; -ष्ठा: श. ४, ५, ५, ९;
-ष्ठानि श. ४, ५, ५, ९.
कन्निष्ठ-ष्ठा-ष्ठा: जैज. ३, २, ५, १२;

-ष्ठम् ऐ. ७, १५; -ष्ठस्य तै. २,
१, ८, १; -ष्ठा: तां. १७, ३, १; २.
कन्निष्ठ(ष्ठा→)ष्ठा-कयो: श.
३, १, २, ४.
कनीन-न्त: ऐ. ६, १८; २०; गो. २,
४, १; ६, १, २.
कनीनक, निका-नक: श. ३, १, ३,
११; १५; -नकम् श. ३, ३, ४,
८; -निका ऐ. ५, २२; ऐआ. २,
१, ५; श. १२, ८, २, २६; १३, ४,
२, ४; १४, ५, २, ३; -निके शांआ.
८, ७; तैआ. १, ४, १; तां. १०,
४, २; आ. जैआ. १, ८८.
कनीनी-षु तैआ. १, २७, ६.
कनीयस्-य: ऐ. ७, १६; ऐआ.
२, ३, ६; श. १, ३, २, १३; १४; ६,
१, ४; ७, ४, ५; २, ५, २, २०; ३, ६,
१, २६; ६, २, २, २८; ६, ३, १७; ७,
४, ११; ७, २, २, १७; ५, १, १४; ९,
२, २, २; १०, २, १, ४; ५; ७; २, ८;
६, ५; ४, १, ३; १४; २०; ६, ५, ५;
का. १, २, २, १५; ५, १, १७; तै.
१, २, ५, ३; २, १, ४, १; २; ८, ८,
२; ३, ३; ५, ४; ७, ६, १४; तां.
१२, १०, ३; २१, ९, १३; जै.
१६४; -य: ऽइव श. २, ३, २,
१७; १८; १०, २, ६, ५; ११, १, ६,
३४; -य: ऽय: श. २, २, २, १९;
-यस: तै. ३, ७, १२, २; तैआ. २,
३, १; -यान् शांआ. ५, ८; श.
१, ३, २, १२; १४, ७, २, २४; २८;
तै. ३, १२, ९, ७; जैज. ३, २, ३,
८; ४, ९; -यांस: ऐ. ७, १८; श. २,
३, २, १८; ६, २, १, २४; तैआ.
५, २, १२; तां. १८, १, २;
-यांसम् ऐ. ५, १५; श. १, ३, २,

† 'कृत्' इति पपा. । √कथते: क्विपि रूपमिति, निपात इति केचित् मा. । ‡ 'कदाचन' इत्यर्वाक्तनः समासो वा द्र. तु० * कृत् → कृत्वस्, पञ्चकृत्वः प्रभृ० । द्वैपद्यमेव तु प्राचीनतरमिति स्पष्टम् । § सा० √चक्रे: शतरि व्याख्यातुकामः कृपापात्रं भवेत् । तु० ऋ० १, ३३, १४. । § आ. श्रौ. २, १०, १४. 'प्रनाकाफ' इति । 'कनक-वज्रसमानाम्' इति सा. । खरसंस्कारौ दुर्बोधौ सुधीभिर्विदुष्यविति । ॥ 'ज्येष्ठकनिष्ठयोर्वयसि (अन्तोदात्तः) फिद् २२.' इतिलक्षणानुरोधाद्द्वैविध्यं ज्ञेयम् ।

१२;१४;३, ६, ३, ८^२; १६; तां.
 १४,४,३;५,३; ६, ३; जै. १८१;
 -यांसौ तां. १७,४,३.
 कनीयसी- स्त्री श. १,२,१,१७;
 -सीऽइव का. २,१,४,१६; -सीः
 श. १,९,१, १९; ६, २,१, २४;
 १३,३,६,५; तै. ३, ९, १२, २;
 -सीषु गो. २,४,१३.
 कनीयःस्त्रिन- -नाः श. ६, ५, २,
 १९.
 कनीयस्त्रिन- -स्त्रिनःऽइव तां. १२,
 १३,३१; -स्त्री तां. १२, १३,
 ३१.
 कनीयोऽक्ष(र→)रा- -राभिः तां.
 ९,३,९.
 कन्या(√कन् उणा., √कम् नि.)-
 -न्या मं. १, २, ३;४; -न्याऽइव
 तै. २,५,६,४; -न्याः तै. ३, १,
 २,४; -न्याम् सा. १, ८, ४; ३,
 ४,४;८,२; -०न्ये मं. १,२,५.
 कन्य-कुमारी- -रिं तैआ. १०,
 १,७.
 कन्यला- -ला मं. १,२,५.
 कन्याका- -के ऐआ. ३,२,४.
 कन्या-प्रवहण- -णः सा. २,६,१२.
 कन्व(√कम्)†- -न्वाय तै. १, ६,
 ४,५.
 कर्पहिन्- -नः तैआ. १,४,२.
 कपाल(√कम्प, उणा.)- -लम् ऐ. ७,
 ९; श. २,४,३,८; ६, १,१,११;
 २,२;३;४;३, १, २८;६,४,८;९;
 ७,५,१,२; का. १,३,२,८; तै. ३,
 २, ७,१; ३^२; जै. १६४; २१२^२;
 -लानि शांआ. २, २; श. १, १,
 १,२२;२,१,१; २^२; ३;१२; २१;
 २,२,१,१७;६, १,९; २,५; १२,
 ४,१,८; का. १, ६,१, ७;२, ३;
 २,१,२,१;४,१^२; १९; तै. ३, २,

७,३;४;६^२; -ले शां. ३०,४; श.
 ६, १,१,११;२,२;३;४;३,१,२८;
 तै. ३,७,६,२१; जै. २१२; -लेन
 श. १,२,१,६^२; ९, २, ३३; का.
 २,१, ४,३; सा. ३, ७, ३; -लैः
 तैआ. ५,२,१३.
 कपि(√कम्प उणा.)- -पिः तैआ. ६,
 १०,१.
 कपि-वन†- -नः तां. २०,१३,४.
 कपि-शीर्ष्णी(←शीर्षिन्)- -र्ष्णीः जै.
 १६५.
 कपिञ्जल- -लः श. १, ६,३,३; ५,
 ५,४,४; -लान् श. १३,५,१,
 १३.
 कपिल,ला- -लः श. १४,९,४,१४;
 -ला गो. १,१, २५; -लाः तैआ.
 १,९,२; -लानाम् तैआ. १, १७,
 १;२.
 कपुच्छल- -लम् श. ७, ४,१,३६;९,
 ३,१,१७.
 क-पृथू(२क/पृ)‡- -त् शां. ३०,७.
 कपृथ‡- -थम् शां. ३०,७.
 कपोतिन् (त+इनि)- -ती श. ११,
 ७,३,२.
 कुप्लक- -कौ॥ तै. २,७,१८,४.
 कुबन्ध†- -न्धः श. १४, ६, ७,१;
 -न्धम् शांआ. १४, १; ष. ५,
 १०; -न्धस्य गो. १,२, १०;१८;
 कवलिक- -म् जै. २०३.
 कम् ऐ. ३, ३८; ऐआ. ५, २,२; श.
 २,३,४,३;३,५,३,२१; ९,१,५^२;
 का. १,२,२,९;३,४;४,१,२; तां.
 २२,३,२^२; जै. १,१४,४,२.†
 √कम्, कामयते ऐ. १,१२; ३,१८;
 ३०;४, ८^२;१५;२४; ५,१; २३;
 ऐआ. १,३,१;७;२,१,६; शां. १,
 १; श. १,३,२,१४; १५^२; २,३,
 ३,८^२;५,३,६; ३,६,१,२०;९,३,

४;४,१,४,१;५,१,५, २८^२; १०,
 ३,३,८;११,१,५,९;६, ३४;८,४,
 १५^२; १३,१,५,४; १४, ४,१,३३;
 २,२८;६,२,७;९,२९^२;७, १,१९;
 २०;९,२,४^२;३,१; का. १, ५,२,
 ५;१०; तै. २, ७, १४,३; ३,२,
 ६,४; ९,१४,३; कामयते श. ४,
 २,५,१९; ९,४, १,४; १४,४,२,
 ३०; तै. १,७,९,४; २,३,१०,२;
 तैआ. ५,११,२; तां. ४, ९, २०;
 १३,११,१८;१६,१, १३;१५,४^२;
 २०,१,५;२,५^२;३,४; १३,२^२;७;
 २१,१३,८; २३,३,८; २४,३,३;
 २५, १, ६; ३, ४; जै. १५;
 १७^२;१५१^२; १७२; जै. १, ४,
 २,९;११,१,४; सा. २,६,६;१०;
 ३,९,८; सं. १^२; ष. १, ५; गो.
 १, १, २; २, ४, १६; कामयन्ते
 शां. १९,४;५; श. १४, ७, २,
 २६; तैआ. ५,११,२; तां. ४, ३,
 १२; २३,१,३; ३,७; २४, ३,३;
 २५,१,६;३,४; कामयसे तां. ८,
 ८, १; जै. १९७; कामयथे तां.
 ९, १, ३६; कामयध्वे तां. ६,
 ५, १०; जै. ६१; १८२; कामये
 श. ६,२,१,६; तै. २, ३,१०,२;
 तां. ८,४,२; चकमे श. ४,१,४,
 ८;९;५,१२; ११,५,१,१; तै. २,
 ३,१०,१^२; जै. १८६; ष. १, १;
 कमितासि जै. १४३; कमिष्यते
 श. ४, १,५, १२; कामयिष्ये जै.
 १५१; कामयातै तै. ३,७,६,१४;
 कामयताव् जै. २०९; कामयस्व
 जै. ५३^२; कामये जै. १५१;
 अकामयत शां. ४, ८; १४, ५^२;
 श. ४,५,४,३;४;५; ५, ३,५,४;
 ६,१,१,८;१०;१२;१३; २,१;३;
 ४;५;३,१; ७,१,१,७;५,१,१२;

† चतुर्थ्यैकवचने रूपं ह्रस्वत्वं विभक्तिलोपश्चेति भा. । ‡ M.w. मुपा.स्वरश्चिन्त्यः । ††'कपि-' इति सा. पा.चिन्त्यः । ‡ =ऋ. १०,१०१,१२. || कपिवद्गमनसमर्थाविति सा. । ††'कुबन्ध-' इति ऋ.अ. पा. स्वरः । †२क-द्र. §. मुपा.स्वरश्चिन्त्यः ।

२,६; ८,२,२,७;४,३,१; १०,२,
४,१;६,५,४;६;७; ११,१,६,१६-
१८; ५,८,१;१३, १,७, १;२,४,
१;११,१;४,१, १;६, १,१; १४,
४,२,२०; तै. १,६,२,१;२,१,२,
८;६,१; २,१,१; २,१-४; ३,१;
४,१;९,५-८; ११,१;२; ३;३;३,
८,१; ११,१; ७,१,२; १०,१;
३,१,४,१-६; ९-१३; ५, १,२;
३;६;७;९-१२;१४; ६,१; ३;५;
९,२,१;१०, १; तैआ. ८, ६, १;
तां. ४,१,४;६,१,१;६; ५,१; ७,
५,१;६,१; ९, २,१४; १०,३,१;
११,८,८;१२,११, १०; १३, ३,
१२; १४,३,१९;४,७; ५,१५;६,
६;८;११, ३७; १२,५; १५, ५,
२४;१६,४,३;६;१७,११,४;१८,
७,१; १९,१७,८;१८,१; २१,९,
२; जै. ८; ३३; ४०; ४१;४३;
५१;५४;६१;६७;७८; ७९;८२;
१२८;१२९;१३३; १३९;१४५; १
१५४;१७१;१७३; १७५; १७६;
१७७; १७८;१७९;१८०;१८१;
१८६;१८८;१८९; १९२;१९३-
१९७; २००-२०२; २०५;
२०८; जैउ. १,४,२,८;१५,१,१;
२,२,१, २; ष. २, १; ४,३; गो.
१,५,८; २, १,२; ५,८; अकाम-
येताम् श. ७, ४,२,१६; ११,१,
६,१९; तै. ३,१,४,१४; ५, १३;
६,२; तां. १४,६, १०; जै. ४४;
८४;१४७; २०४; २०६; अकाम-
यन्त शां. १४, ५; शा. १, ६,३,
२८; तै. २,७,१४,३; अकामयन्त
शा. १,४,१,२३;५,३, २४; ६,४,
१७;३,२,४,१;६,२,२; ४, ५,४,
१;६,७,१५; ६,७,३,१;८, ५,१,
३;९,१,२, ३३;३, ४,६; ११,१,
६,१; तै. ३,१,४,८; ५, ४,५;८;

९,२२,३; तां. १०, ५,१३; १२,
५, १९; १३, १२, ५; २०, ३,
४; जै. १५;२०; ४७; ४९; ६९;
८३;८५;१४५;१४६;१९१;१९९;
२११; कामयेत ऐ. २,३२; ३३;
३, ३; ७; १९; २२;७, २२;
शां. ४, १२; १४; ८, ९; शांआ.
११,८; शा. १, २,५,२१; ७,४,
२२; २,१,२,१९;३, ६;७;८;४,
२७;२८;३,२,९-१३; ५,२,४७;
३,१७; ३, १,२, १;२,२, १४;
१५;३,४,१३; १९;८, १,१६;
४,३,५,२०;४,२,६;६, ३,३; ५,
१,१,१३;२,३,१; ६,७, ४,२;८,
१,७;७, ३,१, २७;९, ५,२,११;
१३,२,११,१;८,२, ५;३,१०;४,
११; १४,४,१,३३; ९,४,८; का.
१,१,२,८;३,४;५;६; ४,२५;५,
१,३८;२, १६; ६, ३,८; २,२,३,
१९; तै. १,१,२, ३;४; ५,२,३;
४;७,८,७;२,१,४,१;२; २,१,१;
३,१;२;५; ११, १;२; ३;४; ३,
१०,३;४;७,१०,१; ३, २,१,२;
३,१,२;३;९,१०,१; कामयेत शा.
४,१,४,५;५, १,१, १३; तां. ६,
५,१५;६,५;९,१०;१०, १२;१९;
१२, १३, १३;१५; १७, १२,१;
२१,१४,२;२२,२,२; १५,२; जै.
११;६२;१४७;१८७; २११; जैउ.
३,५,९,४; सा. २,५,५; ३,५,२;
७,१;२;३;८,१; ष. २,३;३,८;
गो. २,१, १८;२,१; १९; ३,३;
कामयीत ऐ. ३,४५; कामयेत सा.
२, ६, ६; कामयेथा: शा.११, ८,
३,५; अचीकमन्त श. ११, ८,३,
५; जै. २०३.
कान्त-कान्ति-काम-कामयमान-
काम्य-, अद्र.

कमण्डलु- -लुना तै. ३, ९,११, ४;

-लुम् तै. २,७,९,३;सा. ३,९,१.
✓कम्प, कम्पते ष. ५, १२; कम्पति
ष. ५,७; कम्पन्ते ष. ५,१०.
कम्पयमान- -न: गो. २,६,१२.
कया- -य: जै. १५४.
कया किम् द्र.
कयानी(य→)या- -यायाम् सा.२,
३,३.
कयानीया-तृतीय- -म् सा. २,
४,५.
कयानीया-द्वितीय- -म् सा. १,
६,७;८,८.
कयाशुभीय- -यम् ¶ ऐ. ५, १६;
ऐआ. १, २, २; शां. २५, ११;
तै. २,७,११,१; तां. ९, ४, १७;
२१,१४,५;६; -येन तै. २, ७,
११,१.
कयाशुभीय-तदिदासीय- -ये शां.
१९,१०.
कर(√कृ)- -र: जै. १२३.
करवीर-दण्ड- -म् सा. २,४,१.
करक- -म् सं. ४.
करण- -ग: जै. १२३; -णम् मं.
२,४,८.
करणीय- -म् ऐआ. ३,२,४; शांआ.
८,७.
करतु गो. १, १, १०; २१;
करद्विष्- -ष: तां. २, १५,४; ३,
६,४.
करम्भ(=म्भ, उणा.)|| -म्बा: तै. ३,८,
१४,३; -म्भै: तै. ३, ८,१४,३.
करम्भ- -म्भ: || ऐ. २,२३;२३; शा.
४,२,५,१८;२२; तै. १, ५, ११,
३; जै. १२०; -म्भम् ऐ. २,
२४; शा. ४, २, ४, १८;५, १९;
का. १,६,१,१२; तै. २, ६, १६
२; ३,१, ४,७; -म्भस्य का. १;
६,१,१७-२०; २४; -म्भेण श.
२,५,२, २१; का. १, ५, १, १८

† किमर्थीयः कय- शब्दः । ‡ 'कया नः' इति ऋ. मन्त्रप्रतीकमुद्दिश्याह । ¶ ← 'कया शुभा' इति ऋ. मन्त्रप्रतीकमादायाह । § महाव्याहृतीष्वन्यतमा । || 'रक+√रम्भ्-म्भ' इति क्षी. ।

तै. १,५,११,२.
 करम्भ-पात्र-त्राणि श. २, ५, २,
 १४; का. १,५,१,१२; तै. १, ६,
 ४,५.
 करम्भ-भाग-गः शां. ६,१३.
 करम्भ-मय-न्यान् जै. ७५.
 करम्भन्-गम् सा. ३,३,५.
 करिष्य(√कृ→कर्त्तृ+इष्टन्)-ष्टः
 तै. २,५,५,५.
 करिष्यत्-ष्यत् ऐ. ४,२६;५,४;१६;
 शां. २२,१^२; ष्यत्तः श. ६,३,१,१५;
 -ष्यन् शांआ. १, ८^३; सा. १,४,५,
 १; २,१,४,६; ४,१,१४; १४,४,१,
 २७; का. १, १,४,५; २,३, १३;
 तैआ. २, ६,२ तां. ६, ४,८; जै.
 १२३; -ष्यन्तः का. २,२,३,१९;
 -ष्यन्तौ श. ६,६,२,५.
 करिष्यन्ती-न्ती शांआ. १,
 ८^३; -न्तीम् ऐआ. ५, १, ५^३;
 शांआ. १,८^३.
 करिष्यमाण-णः तैआ ३, १४,४;
 -णेन श. ४,१,४,६.
 करीर-राणि श. २, ५, २,११; का.
 १, ५,१,९; तै. १,६,४,५^३; -रैः
 श. २,५,२,११; का. १,५,१,९.
 करीष(√कृ)-म् श. २, १,१,७;
 का. १,१,१,५.
 करीषि(षिन्→)णी-म् तैआ. १०,
 १,१०.
 करिष्य-तर-मः तैआ. ५,२,८.
 करिष्य-तर-रः तै. २,२,३,२.
 करुकर-राणि श. १२, २,४, १०;
 १४; गो. १,५,३.
 कर्कन्धु-न्धु श. ५, ५,४,१०; १२,
 ७,१,४; तै. १,८,५,१; २, ६,४,
 ५; -न्धुभिः तै. २, ६, ११, ३;
 -न्धुनि श. १२,७,२,९.
 कर्कन्धु-सक्तु-क्तवः श. १२, ९,
 १,५; -क्तुन् श. ५,५,४,२२.

कर्करी-री जै. १६५.
 कर्ण(√कृत् नि/कृ उणा.)-र्णः ऐ.
 ५,२२; सा. ११, २, ६,४^३; १२,
 २,४, १५; १६; गो. १, ५, ४^३;
 -र्णम् श. १४,९,४,२५; -र्णयोः
 श. १२,५,२,७; ९,१, ५; तै. १,
 ८,५,२; २,६,१४,२; तैआ. १०,
 ७,१; सं. १,८,७; -र्णस्य ऐ. ५,
 २२; -र्णाभ्याम् ऐआ. २, ४, १;
 श. ५, ५, ४, १०; १२, ९, १,
 १३; तै. २, ६, ४, ५; तैआ.
 ७, ४, १; तां. ८,७,७; जै. १५०;
 जैष्ठ. ३,१,५,५; -र्णं शांआ. ४,
 ११; सा. ४,५,८,१०; १३,४,२,
 १५; ष. ४,१; -र्णैभिः तैआ. १,
 १,१; २,१,३; ३२,२; -र्णौ ऐ. १,
 २१; ऐआ. २,४,१; २; ३, २,४;
 शांआ. ८,७; ११,३; सा. ३, ८,
 २,६; १०,१,१, ८; ३, ४,५; १२,
 ३,१,८; १४,३,२,१७; ८,१०,१;
 जैष्ठ. ३,१,३,४; सं. ३.
 कर्णक-का-काः श. ९,२,३,४०.
 कर्णक-व(त्→)ती-ती,तीम्
 श. ९,२,३,४०.
 कर्ण-श्रवस्-वाः तां. १३,११,१४.
 कर्त्त(√कृत्)र्त्तम् ऐ. ८,११^३; तैआ.
 १०, ९, १; जै. ३४; -र्त्तं तैआ.
 १०,९,१.
 कर्त्त-पत्य-म् तां. १६,१,२.
 कर्त्त-प्रस्कन्द-न्दः ऽइव तां. ४, ५,
 १३.
 कर्त्तवे(√कृ) ऐ. ३,२२; तै. २,५,८,
 ९; गो. १,२,१७.
 कर्त्तवै श. २,१,४,४; ४,४,५, १९.
 कर्त्तव्य,व्या-व्यः ऐ. २, १; ३^३;
 -व्यम् ऐ. १, ११^३; १७; ४, २; ५,
 १६; श. १, २,५,२१; २, २,३,
 ३; ५,२,३३; गो. २, १, १५; ऐ.
 -व्या ऐ. ५, ३२; -व्यां तै. ३,

८,३,३; -व्याः ऐ. १,२५^३; -व्ये
 ऐ. १,६; -व्यौ ऐ. १,४.
 कर्त्तुम् ऐ. १,७; ८,१२; १७; सा. ५,
 २,३; ४; ५,४; ८; १२; ६,३,१,१४;
 ९,१,२,१६; ५,१,१९-२६.
 कर्त्तु-र्त्तरि शांआ. ३, २; -र्त्तां शां.
 २६, ५; शांआ. ६, १९; सा. ३,
 ४,३,४; ५; ४,१,४,१; १४, ७,१,
 ११; २, १७; जैष्ठ. १, १, ५,२;
 -र्त्तारः ऐ. ७,२७; -र्त्तारम् शांआ.
 ५,८; तैआ. ३, ११, २; ३; गो.
 २,२, १८; -र्त्तुः ऐआ. ५, १,३;
 -र्त्तुभिः ऐआ. २,१,६; शां. २१,
 ४; सा. ४,३,३, १८; तै. ३, ५,
 ७,५; -र्त्तां शांआ. ३,२.
 कर्त्तुस्(ः) शां. ७, ८; तै. २,८,७,१.
 कर्म-र्मः जै. १२३.
 कर्मन्-र्म ऐ. १, ४^३; १६^३; १७^३;
 २२; २५; २९^३; ३०; २,२; ६, १५;
 ३२^३; ७, १७; ८, ९; ऐआ. २, १,
 १; ३^३; ५, ३, २; शां. ५, ५; ८, २^३;
 ७; ८; १०, ६^३; १६, ४; १९, ५; ८;
 २०, २^३; ३^३; ४^३; २१, २^३; ३^३; ४^३;
 २४, ५; शांआ. ४, ६; ५, ५; ७^३;
 ८^३; ६, १९; ७, १८; ९, ८^३;
 श. १, १, २, १; २, ५, २, १; ३, ५,
 १४; ४, ४, १५; ७, १, ५; ८, २, ४;
 ९, ३, ७; २, ५, २, २९^३; ४, १०^३;
 ६, १, ४, १, १५; ३, ४, ३, १२; ५,
 १, १८; ७, २, ६; ४, १, २, १८; ४, ३;
 ४; ५; ६^३; २, १, ५; ४, २, ८; ३, १५;
 ६, ४, ५; ५, १, १, १६; २, २, १८^३;
 ३, ४; ५, ४; ८; १२; ३, ३, १५^३; ४,
 ४, २, ४; ६, २, १, १७; २, १५; १९^३;
 २०; २१; २३^३; ३१; ३७; ३, १, ८;
 १५; १८; १९^३; २०; ३, १; ५, १, ५;
 ४, १७; ६, १, १; ४^३; १५-२०; २१^३;
 ८, १, १^३; २^३; ७, २, १, ७; ११; १७^३;
 २, २, १; ३, ७; ३, १, ४; २, १७; ४, १,

† करण+यत् वर्णविकारश्च. भा. ११. कर्क/धा उणा. टी. 'कर्क+अन्धु' ह्यपरि । ष-र्ण- मुपा. स्वरश्चिन्त्यः ।
 ‡ मसं. कासं. । 'कर्णकावती' इति तैसं. पाठः । १=गर्त- । ३=कृ- इति M. w. मुपा. स्वरोऽशुद्धः ।

३५३; २, १६३; ५, १, १२३; २५; ८,
 ५, १, १७; ७, ४, १०; ९, १, १, ४२;
 ५, १, ४५; ५४; २, १; ४३; ५; ६३;
 ११; १०, ३, ५, २; ४, १, १०; १६;
 २, ३१; ३, ९; १०३; २४; ४, ४, ५,
 १; ५, ३, ३, ३-८३; ९३; १०; ११३;
 ११, ३, ३, ६; ५, ४, ५; ५, १३;
 १२, ३, ५, २; ४, १, २; ४; ५; ६; ८;
 ९; ११; १२३; २, १३-५३; ६; ८;
 ९३; १०३; ३, १३; २३; ४-६; ४;
 १, २३-७३; ७, २, ११३; ९, ३, १०;
 ११; १२; १३, ४, ४, ११३; ५; १,
 ३; ७३; ३, ११; ४, ३; ६, १, ४; ८, १,
 १७; १९; २, ९; ४, ११; १४, ४, २,
 २८३; ३०३; ३१३; ४, १; ६, २, ८;
 १४३; ७, १, २-६; २, ७३; का. १,
 ३, २, ११; ४, १, ३०; ५, १, २६३; ३,
 १०; ६, २, ७; २, १, २, ३; २, ३, १९;
 तै. १, ६, ५, ५; २, ५, ८, ९; ६, ५,
 ५; ८, ५, ३; ३, १, २, ९; २, १, ४;
 ३, ७, ५, ३; ९, ८३; ३, ४, ६३; ८,
 ११; १०, २; ८, १, १; ४, २०३; तैआ.
 १, ३१, ३; ४; ९, १०, २; तां. १६,
 ५, ६३; २०, १४, ४; जै. ७५;
 १३९; जैउ. १, २, २, ५; ६, २, ६;
 १४, २, ७; १५, १, ४; ४, १०, ४, ८;
 ११, ५, १५; मं. १, ६, २६; २, ४,
 ६; ष. १, ४३; ३, १३; गो. १, १,
 ३४-३६; २, २; ३; २, २, ६; ४, २;
 ६, १२३; -र्मणः ऐ. ७, २७; ऐआ.
 २, १, ६; शां. ६, १४; शा. २, ४,
 २, २४; ६, १, ४२; २, ११; १२३;
 ३, ५, ४, १५; ६, १, १८; ४, २, १,
 २२; ५, २, ४, ९; ४, २, ९; ३, २, ६;
 ६, ४, ४, ७; ५, ३, ८; ४, १५; ७, १,
 २, २३; २, ३, ७; ३, १, ४; ८, १, ३, ३;
 ९, ४, ४, १; ५, २, ३; १०, ४, १, १०;
 ५, ३, ८; ९; १०; ११, १, ५, ७; १४,
 ७, २, ८; का. १, ३, ३, २०, तै० ३,
 २, २, ३; १०, २; ३, २, ३; ७, ११,

१३; तैआ. १, ८, ६; १०, ९, १; तां.
 १४, १२, ३; जै. २०४; जैउ. ४,
 ११, ४, ४३; -र्मणःऽ-र्मणः शा. ५,
 १, १, १४; ९, ५, २, ११; तै. १,
 ३, ५, १; -र्मणः ऐ. २, ३१; ६,
 १५; शां. ५, ५; शांआ. ५, १; ८;
 शा. १, १, १, १२३; १४; २, ३, ४,
 ६; १८; २०; ६, २, २, २१; ३, १,
 १४; ७, १, २३; ८, १, २३; ७, ५, १,
 ९; २, ३०; १०, १, ४, १३; ४, ३, ९३;
 ५, ३, ९३; १०३; १३, ५, ४, ३; १४,
 ४, ३, २, ४३; ६, २, ८; १४; ७, १, ३४;
 २, ६; ८; २४; २७; २८३; ९, ४, २४;
 का. १, ४, १, ५; १४; १५; २, १, १,
 ९३; ११; तै. १, ४, २, १; २, ३, ६,
 ४; ३, ७, ६, ५; ८, १७, २; १२, ९,
 ७; ८; तैआ. १, २३, १; ८, ८, ३;
 १०, १, १२; १०, ३; तां. ६, ४, १;
 १४, ४, २; जै. ४८; जैउ. १, ४,
 १, १; २; ६, २, ६; १५, १, ४; सं ३;
 मं. १, ६, १५; गो. १, १, ३४; ३५;
 ३६; २, ४, १७; -र्मणाम् शा.
 १४, ४, ४, ३; ५, ४, ११; ७, ३, १२;
 ष. ५, १; -र्मणि शा. ६, ३, २, ३;
 तै. ३, ३, १०, २; -र्मणिऽ-र्मणि शा.
 ६, ३, २, ४; गो. १, २, ९; -र्मण
 ऐआ. २, १, ७३; शा. १, १, २, १३;
 ३, १२३; ७, १, ५३; ३, ६, ४, ७३; ८;
 ५, ४, ४, ५; ६, ३, १, १२३; १४-
 १७; ६, १, १५-२१; ७, ३, १;
 २२; १३, ८, २, ५; ९३; १४, ७, २,
 ८; का. २, १, २, ३; ३, ७३; तै.
 ३, २, १, ४; ३, १, ४, १; ५, ५, ४, ३,
 १; गो. १, १, २९; -र्मन् शा. १,
 ८, ३, ६; ३, ५, ३, २५; ६, १, २५;
 तै. २, ५, १, २; -र्मभिः ऐ. ३,
 ४५३; १३; १४; शां. ८, २३; शा.
 १०, २, ६, १३; १४, ४, ३, ७;
 ४, ३; जै. १७५; -र्मभ्यः
 ऐआ. २, ५, १; -र्मसु ऐ. १, १२;

१३; ३, ४५; शा. ५, ५, ४, २५;
 तै. १, ४, २, १; २, ६, १३, ३;
 -र्मणि ऐ. २, १३; शां. ८, २;
 २६, ३; शांआ. २, ४; ३, ७;
 ४, १५३; ५, ६; शा. ३, ७, १, १७३;
 ६, ६, १, १३; ७, ५, १, २५; ८, ४,
 ४, १०; ९, ५, १, ४२३; १४, ४, २,
 ३०३; ४, ३३; तै. १, २, ३,
 ४; ३, ५, १; ६, ७, ५; तैआ. ७,
 ११, २; ८, ५, १; जैउ. ४, ८, २,
 २३; ११, ५, ८; गो. १, १, ३२; २,
 ९; -र्मोत्तु ? गो. १, ५, २४.
 कर्म-कर्तृ- -र्ता जै. १५०.
 कर्म-कार- -राः तै. ३, ११, १०, ३.
 कर्म-कृत- -तः शा. २, ५, २, २९३;
 का. १, ५, १, २६३; तै. १, ६, ५, ५;
 ३, १, २, ४; -र्ते तैआ. ६, २, १.
 कर्म-चित- -चितः, -चित्सु शा.
 १०, ५, ३, ९.
 कर्मणि- -गिः शा. ६, ६, ४, ९.
 कर्मण्य, पर्या- -ग्यः शा. ६, ५,
 १, ९; तै. २, ४, ७, १; सा. १, २, ९;
 -रायम् तै. २, ८, ३, १; गो. २,
 १, ४; -रायाम् शा. ६, ५, १, ९.
 कर्म-देव- -वानाम् शा. १४, ७, १,
 ३४; ३५; तैआ. ८, ८, ३३.
 कर्म-नामन्- -मानि शा. १४, ४,
 २, १७.
 कर्म-फल- -लम् तैआ. १, ३, ४;
 -लेषु तैआ. १०, १, १६.
 कर्म-मय- -यम्, -यान्, -येषु
 शा. १०, ५, ३, ९.
 कर्म-मयी- -य्यः शांआ. ४, ५.
 कर्म-वत्- -वान् जैउ. १, १४,
 २, ११.
 कर्म-विकित्सा- -त्सा तैआ. ७,
 ११, ३.
 कर्मा- (र्मणऽआ-)वि- -दिषु तैआ.
 २, ७, १.
 कर्मा- (र्मणऽअ-)न्त- -न्ते सा. १,

३, ७.
 कर्षु-सू श. १, ८, १, ३; १३, ८, ३,
 १०.
 कर्षु-शय-न्यस्य जैआ. २, २, ५;
 आ. २, १५, ३.
 √कल्, कालयते तां. ८, ३, २; जै.
 ४६^३; कालयिष्यध्वम् तां. ८, ३, १;
 अकालयत् जै. १७१; अकालयन्त
 तां. ८, ३, १^३; जै. ४६^१.
 कूल-विकरण-गायतैआ. १०, ४४, १.
 कलविह्व-ह्वः श. १, ६, ३, ४; ५, ५,
 ४, ५; -ह्वान् श. १३, ५, १,
 १३.
 कलश-शाः ऐ. ६, ११; श. ४, ५,
 १०, ७^३; तां. ९, ६, १, २; ४; ८; ९,
 १; गो. २, २, २१; -शाम् श. ४,
 ५, ८, ६^३; तै. ३, ७, ४, १६; तां.
 ९, ९, १; -शे तां. ९, ६, ५.
 कलश-द्विर्(√दृ)-राम् श. ४, ५,
 १०, ७^३.
 कला-लया श. ३, ३, ३, १; १४, ४,
 ३, २, ३; -ला श. १४, ४, ३, २, २;
 २३; ष. ४, ६; -लांः शांआ. ७,
 २१; श. १०, ४, १, १६^३; १७;
 १८; १९; १४, ४, ३, २, २; २३;
 तैआ. १०, १, २; -लाम् श. १०,
 ४, ४, ४^३; तैआ. ३, ११, ५.
 कला-शास्(ः) तां. ३, १२, २; १९, ५,
 ६; ६, २; जैउ. ३, ७, १, ८; २, १.
 कलि(√कल्)-ल्यः जै. ४७^३; २१०;
 -ल्ये तै. ३, ४, १६, १; -लिः ऐ. ७,
 १५; श. ५, ४, ४, ६; तै. १, ५,
 ११, १; जै. ४७^३; -लिःऽह्व
 शांआ. १२, २; -लिभिः जै. २१०;
 -लिभ्यः जै. ४७.
 कलिन्द-न्दाः जै. ४७^३; -न्दानाम्
 जै. ४७.
 कलिन्द-त्व-म् जै. ४७.
 कल्कुषी-षी श. १०, २, ६, १४.

कल्प(√कृप्)-ल्यः ऐ. ७, ५; तैआ. १,
 ३१, २; सा. १, ३, ८; ४, १; गो. १, १,
 २४; २७; २, १६; -ल्पम् श. २,
 ४, ३, ३७; -ल्याः श. ९, ३, ३, १२;
 १३; गो. १, ५; २५; -ल्पान् श.
 ९, ३, ३, १२; १३; तैआ. २, ९, १;
 १०, १^३; ११, १; -ल्पानाम् सा.
 ३, २, १२; -ल्पेन सा. १, ३, ४;
 ५; १०; ४, ४^३; ६; ८; १०; ५, १६;
 ७, १०; ८, ३; ५; २, ७, ९; १०; ३,
 ७, ४; ६; ७; ८; ९, २; ४; ५; -ल्पैः
 तै. १, ३, ७, ४.
 कल्प-तन्त्र-न्त्राणि तै. ३, १२, ९, ६.
 कल्पमान, ना-नः श. ७, ५, २,
 १९; तै. ३, ६, ५, १; -नम् तैआ.
 ३, ११, ५; तां. १०, ५, १७; -नाः
 ऐ. १, ९; श. १२, ३, १, २; तै.
 १, २, १, १८; तां. ७, १०, ५^३;
 -नाम् जै. ११८^३.
 कल्पयत्-यन् श. ११, ५, ५, १३;
 तै. ३, ७, ११, १^३; जै. २०४.
 कल्पयन्ती-न्ती श. ३, ५, ३, १७^३.
 कल्पयितव्य-व्याः ऐ. १, ९; ३,
 १२; गो. २, ३, १०.
 कल्पयित्वा ऐ. ६, २८; ३२; शां. २६,
 १; श. १, ७, ३, ११; १२, ३, १, ९;
 तै. १, ३, ७, ४; २, ३, १०, २; ४;
 गो. २, ६, ८.
 ? कल्पितोपनराहि जै. २०५.
 कल्प्य-म् का. १, ३, २, ३.
 कल्माष-षम् तै. ३, ९, ९, ३; आ.
 २, ७, ९; -षाणि श. ६, ३, १, ३१.
 कल्माषी-षी, -षीम् श. ६, ३,
 १, ३२.
 कल्याण-णः तै. २, ४, ७, २; ३, १०,
 १, १; तां. १२, ११, १०; ११^३;
 १३, ६, ९; जै. १४३; गो.
 १, १, ३२; -णम् ऐ. ६, ३२^३; श.
 २, ३, ४, ११; १४; ३, ५, ४, १७;

४, ५, ८, ११; ६, ९, १९; ५, ४,
 ४, १४; १२, ५, २, १२; १३, ८,
 १, १; १४, ४, १, ३-७; ७, २, २७;
 का. १, ४, १, ९; १२; तै. ३, १०,
 १, २; जै. ५३; गो. २, ६, १२^३;
 -गाः जै. १७१; -०णा३ तां. १२,
 ११, १०; -गात् श. ११, १, ५,
 ७; -गाय तै. ३, १०, ७, १.
 कल्याणी--०णि जै. २०५; -गी
 ऐ. ४, २५; ५, २५^३; शां. २७,
 ५^३; श. ११, ६, १, १२; तां. ५,
 ९, १४; जै. १५९; १८६; -णीम्
 श. ११, ६, १, ७; १२; -ण्यः जै.
 १४०; १५०; -ण्यै शां. १५, १^३.
 कल्याण-कीर्ति-र्तिः ऐआ. २, ३,
 ५^३; ६.
 कल्याण-तम-म् जै. १८६^३.
 कल्याण-तर-रः जै. १४३; -रम्
 श. १४, ७, २, ५^१; -रम्ऽ-रम्,
 -रेणऽ-रेण जैउ. ३, ६, ६, ६.
 क्वच(√कु)-चः ऐ. ७, १९; -चे
 श. १३, २, २, ७; तै. ३, ८, २३, ३^३
 क्वचिन्-नः ऐ. ३, ४८; श. १३,
 १, ६, ३; ४, २, ५; तां. ५, ५, २१;
 क्वचती-रक द्र.
 क्ववर्ण-१क द्र.
 क्ववष-षः शां. १२, १; ३; -षम ऐ.
 २, १९; -षस्य शां. १२, ३; -षा
 ऐ. २, ६; तै. ३, ६, ६, ३.
 क्वषी-ष्यः तै. २, ६, ८, २;
 ११, ४; १२, ३; ३, ६, २, २.
 क्ववतिर्यक्-यैक् तैआ. २, १८, १.
 क्वि(√कु)-वयः ऐ. २, २^३; ३८^३;
 ६, २०; ऐआ. २, ३, ५; ८; शांआ.
 १२, ७; श. १, ४, २, ८; ४, ३, ३,
 १३; ७, २, २, ४; तै. २, ४, १, १०;
 ३, १३; ५, ५, ३; ६, ४, १; ८, ९, ५;
 ३, २, २, ३; ६, १, ३; तैआ. १, २, ३,
 २; ३, ११, ३; ४; ५; ११^३; १०, १,

† 'ह्वान्' इति मुपा. खरश्चिन्त्यः । तु. = य. २४, २० । † 'ल्यम्' का. सा. पाठः । † 'गौरादिपाठः' । † 'ल्याण-इति मुपा. खरश्चिन्त्यः' ।
 तरपि पूर्वपदप्रकृतित्वेनैवेष्टत्वात् । † 'क्वच-' इति श. तै. -योः प्रायःसंमान एव स्थले विरोधात् मुपां. खरोऽसाधुः स्यात् ।

१, जैज. ३, ६, ७, १, ५; ८, १, ५; गो.
 १, १, ३, २; ५, २, ५; २, ६, २; -वये
 तै. १, २, १, ९; -वि: ऐ. १, १६;
 २९; २, ५; ७, १, ७; शां. ९, ३; शा.
 ६, ३, ३, २, ५; ७, २, ४; १२, ४, ३,
 ५, ४, ५; तै. २, ४, ३, ३; ७, १, २,
 ३; ८, १, २; ३, ५, ६, १; ९, १; ६, ३,
 १; ४, १; १३, १; १४, ३; तैआ. १,
 ११, ४; १०, ११, २; तां. १, ४, ७;
 १२, ११, १; जै. ५७; २०३;
 २०४; सा. १, ४, १४; २, ६, ६;
 गो. १, १, २७; -विभि: गो. १,
 ५, २३; -विम् श. ३, ३, २, १२;
 ४, २, ४, २४; तै. २, ६, १७, ७;
 ८, १, २; ३, ६, १०, ३; तैआ. १०,
 ११, २; तां. ४, ५, २, १; -वी तै.
 २, ६, ७, ४; १७, ५; ३, ६, २, २;
 -वीन् ऐ. ६, २०; गो. २, ६, २;
 -वीनाम् तैआ. ४, ७, ४; ५, ६, ८,
 ९; १०, १, २; १०, १; ५०, १;
 -वे श. १, ३, ४, ६; ४, १, ११;
 ७, ३, १, २९; तै. २, ७, १२, ६;
 ३, ३, ६, १०; १०, ८, ३; तां. १८,
 ८, १५; -व्यां तै. ३, ८, ३, ४.
 कवि-ऋतु- -तु: तै. २, ७, १२, ३;
 -तुम् शां. २३, ८; २७, २; शा.
 ३, ३, २, १२; -तू तै. २, ८,
 ९, १.
 कवि-वृध- -ध: शांआ. २, १५.
 १कवि-शस्ता- -स्त: श. १, ४, २, ८.
 २कवि-शस्ता- -स्त: ऐ. २, १२; तै.
 ३, ५, ३, १; ६, ७, २.
 कव्य- -व्य: तां. १, ४, १४; -व्यास:
 तै. ३, ७, १४, ४; -व्येभ्य: तै. ३,
 ७, १४, ४; -व्यै: ऐ. ३, ३७; तै.
 २, ६, १६, २.
 कव्य-ता- -ता ऐ. २, ३३.

कव्य-वृह- -वाहम् तै. २, ६,
 १६, २.
 कव्य-त्राहन- -०न तै. २, ६,
 १६, २; -न: का. १, ६, १, २०; तां.
 १, ४, १४; -नम् शां. ५, ६; ७; शा.
 २, ६, १, ३१; का. १, ६, १, २०;
 तै. १, ६, ९, ६; गो. २, १, २५;
 -नाय श. २, ४, २, १३; ६, १,
 ३०; का. १, ३, ३, ११; ६, १, २०;
 तै. १, ३, १०, ३; सं. २, ३, २.
 कशास(√कश्)- -श: तै. १, ४, ८, ३.
 कुशा- -शया श. १, ४, ४, १५; -शा
 श. ४, १, ५, १७.
 कशिपु- -पु श. १३, ४, ३, १; तै. १,
 ६, ८, ९; -पुना जै. १८०; -पुनो:
 श. १३, ४, ३, १.
 कशिपव्य- -व्याय तै. १, ६, ८, ९.
 कश्यप- -०प तै. २, ७, १५, ३; तैआ.
 १, ७, १; -प: ऐ. ८, २१; श. ७,
 ५, १, ५; १३, ७, १, १५; १४, ५,
 २, ६; ९, ४, ३३; तैआ. १,
 ७, १; ३; ८, ८; तां. १५, ५, ३०;
 जै. १२९; २१०; गो. १, २,
 ८; -पस्य तैआ. १, ८, ७; २, १९,
 १; जैज. ४, ३, १, १; जैआ. १,
 ३३७; ४१३; ५३९; २, ५, ५; आ. १,
 १; ९०; ३२८; ४१३; ५१२; ५२९;
 सं. १, ६, ८; -पाडह्व ऐ. २, ६;
 तै. ३, ६, ६, ३; -पा: ष. १, ४;
 -पाव श. १४, ९, ४, ३३; तैआ.
 १, ७, २; ८, ६; -पानाम् ऐ. ७,
 २७; -पाय ऐ. ८, २१; श. १३,
 ७, १, १५.
 कश्यपी- -पी जै. १६५.
 कश्यप-प्रीव- -म् आ. २, २२, २.
 कश्यप-तुङ्ग- -ङ्गे गो. १, २, ८.
 कश्यप-तुङ्ग-दर्शन- -नात् गो. १,

२, ८.
 कश्यप-पुच्छ- -म् आ. २, २२, १०.
 कश्यप-व्रत- -तम् आ. २, २१, १-
 १०; -ते जैआ. २, १०, १०, आ.
 २, १६, ९.
 √कष्, कषत् गो. १, ३, २१.
 कषो(-षड्)-त्क- -त्काय तैआ. १०,
 ५९, १॥
 कस्तम्भी- -म् श. १, १, २, ९; १२.
 कहोड(७)- -ड: शांआ. १५, १; श. २,
 ४, ३, १; १४, ६, ४, १; का. १, ३,
 २, १; -डात् शांआ. १५, १.
 कांस्य(←कंस)- -म् शांआ. ९, ८.
 काक-भियुन- -नानि ष. ५, ८.
 काक-कुलाय-गान्धिक- -म् ऐआ. ३,
 २, ४.
 काकुद्- -द्, व तै. २, ४, ३, १३.
 काकुद्- -द्: ऐ. ७, १.
 काकुम्(←ककुम्)- -भम् शांआ. ११,
 ७; -भेन शांआ. ११, ८; -भेभ्य:
 शांआ. २, १०.
 काक्षसेनि(←कक्षसेन)- -नि: तां.
 १०, ५, ७; १४, १, १२; -निम्
 जैज. १, १८, ४, १; ३, १, १, २१.
 काक्षीवत्(←कक्षीवत्)- -त्: तां. ७,
 १०, १०; जै. ४०; ८०; -त्तम् तां.
 १४, ११, १६; आ. जैआ. १,
 १३९; -तानि आ. जैआ. १,
 ५६४; -तेन ऐ. ५, १५; तां. १४,
 ११, १७.
 काच- -चा: तै. ३, ८, ४, ५; -चात्
 श. १३, २, ६, ८; तै. ३, ८, ४, ४.
 काञ्चन-दावृ- -ता सं. ४.
 काण्ठेविद्धि(←कण्ठे-विद्धि)- -द्धि: -ङ्गे:
 वं. १.
 काण्ड- -ण्डम् तैआ. २, १९, १; ६, ९,
 १; -ण्डात् ष- षडात् श. ७, ४, २,

†-कवयः । विभक्त्येव्योदेशः साः । †कविभिः कविषु शस्त' इति विग्रहमेवाद् द्विविधं बोध्यम् पा० ६,
 २, ४८; १४७. द्र. । †'शि' मुपा. स्वरोविमर्शोपेक्षः । †'क' इति मुपा. स्वरविन्त्यः । †सा. 'षपोत्क' इति मस्य भा.
 पा. अद्र. । †'कचचित्' 'ल' इति मुपा. द्र. डल्योरभेदात् । †'काक्षीवताम्' इति मुपा. चिन्त्यः । ताहमात्र कश्चरनु-
 पलब्धत्वादायैयथाठविरोधाच्च । †'काक्षीवतानाम्' इति मुपा. चिन्त्यः ।

१४^३; तैआ. १०, १, ७; —गडानि
गो. १, २, ९; —पडेन तां. १८, २,
७; —पडे: गो. १, २, ९.
काण्ड-ऋषि*— -षय: तैआ. १, ३२, २.
काण्ड-वीणा— -गा: ऐआ. ५, १, ५.
काण्डिन्— -न: तै. २, ७, १६, १.
काण्डिवय— -य: जै. ६९; जैड. ३, ७,
३, २^३; —यम् जैड. ३, २, ५, २^३;
—याय जैड. ३, ७, ३, २^३.
काण्व(←कण्व)— -ण्व: शां. २८, ८; तां.
१५, १०, ११; जै. ८५^३; —ण्वम् तां.
८, १, १; २, १; ९, २, ५; १२, ३, २०;
१४, ४, ४; जै. ७९^३; आ. जैआ.
१, २६१^३; —ण्वस्य आ. जैआ. १,
८; —ण्वे आ. जैआ. १, ५३;
१५७; ३४८; —ण्वौ तां. १४,
६, ६.
काण्व्यायन— -नम् ष. १, १; —ना:
जै. ८५; —नौ जै. २०३.
कृति=काऽइति यद्र.
कल्यायनी(←कृति)— -नाय तैआ. १०,
१, ७.
कल्यायनी— -नी श. १४, ७, ३, १^३;
—न्या श. १४, ५, ४, १, ७, ३, २.
कल्यायनि— -नये जैड. ३, ७, ४, १;
४, ९, २, १; —नि: जैड. ३, ७, ४,
१; ४, ९, २, १.
कल्यायनी-पुत्र— -त्र: शांआ. ८, १०.
काद्रवेयु(←कद्रू)— -य: ऐ. ६, १; शां.
२९, १; श. १३, ४, ३, ९.
कानिष्ठनेयु†— -यस्य तै. २, १, ८, १.
कानीयसु(←कनीयसु)— -सा: श. १४,
४, १, १.
कान्ता(←न्त/कम्)— -न्ता तै. ३,
१०, १, ३.
कान्ति-कर्मन्— -ण: दै. ३, ४.
कान्दम— -म: तै. २, ७, ११, २.
कापटव(←कपटु†)— -व:—वाटवं. १.
कापेय(←कपि)— -य जैड. ३, १, २,
१२; —य: जैड. ३, १, २, २; —यम्

जैड. ३, १, १, २१; —या: तां.
२०, १२, ५.
काप्य— -प्य श. १४, ६, ७, २;
३, ४; —प्य: श. १४, ५, ५, २२;
६, ७, २; ३; ७, ३, २८; —प्यम् श.
१४, ६, ७, २—४; —प्यस्य श.
१४, ६, ३, १; ७, १; —प्याव श. १४,
५, ५, २२; ७, ३, २८.
कापिलेय-बाभ्रव(←कपिल, ←बभ्रु)—
—वा: ऐ. ७, १७.
कापोत(←कपोत)— -न्ते आ. १, ३३.
काबन्धि(←कबन्ध)— -न्धि: गो. १,
२, १०.
काम(√कम्)— -म श. ४, ३, ४,
३२; तै. २, २, ५, ६; ८, २, २; ३;
—म तै. २, २, ५, ६; तैआ. २,
१८, १^५; ३, १०, २^३; ४^३; तां. १,
६, १४; ८, १७; जै. ११६^५; मं. १,
१, २; —म: ऐ. १, १७; २, १; ३^३;
१४^३; १५; ६, २४; २५; २६; २८; ३६;
ऐआ. २, ६, १; शां. १, ३; शांआ.
१९, २; २१, ६^३; २७, ६^३; श. १,
६, २, ७^३; ९, ३, १६; ३, ६, १, २०;
९, १, २; ४, ३, ४, ३, २^३; ६, ५, ५^३; ९,
२३; ६, २, १, १७; २, १०; ३६^३;
३७^३; ७, ४, १, ३; ४, ५; ९, ५, २, ३;
१०, २, ४, १^३; २, ५, ९^३—१३^३; १४^५;
१५^५; ६, १२; १३; १५; ३, ५, १४^३;
५, ४, १५; ११, १, ६, २०^३; ५, २,
९; १२, २, ३, १; ३, ३, १३; १३,
५, १, ३; ८; १४, ४, २, ३०; ३, ९, ६,
९, १४; ८, १५, १०^३; का. १, १, ९,
४, २—४; ४, १, २४; तै. २, २, ५,
५^३; ६^५; ४, १, ९; १०; ६, ७; ५, ४, १;
८, ९, ४; ३, १, ४, १५^३; ११, ७, २;
१२, १, १^३; २, ३^३; ९; तैआ. १,
२३, १^३; ३, १०, १^३; २, ४^३; १५, २;
१०, ६४, १; तां. १, ८, १७^५; ९,
२, १४; १०, ५, १४; जै. ७०; ७८^३;
१४३; १७७^३; १८०^३; १८६^५;

१९२^३; १९९^३; जैड. १, २, ३, ८;
१०, १, १०; ३, ६, ५, ८; गो. १, ४,
८; २, ४, १६; —मम् ऐ. २, २६;
३, १८^३; ४८^५; २३^३; ६, ८^३; ३६;
ऐआ. १, १, १; ३; २, १; ३, ४, ५,
३, ३^३; शां. ४, ४; ६, १५; ७, १; ३;
८, ३; १०, २; ३; २७, ४; शांआ. १,
१; श. १, १, २, १; २, १९; ३, ५,
१०^३; ७, १, १७; ९, ३, १६; २, १, २,
७^३; ४, २^३; ३—५; ७; २, १, ५^३; ३, २,
५; ५, २, ४७; ३, १, १, ३; २, १; ४,
२२; २, ३, २२; ६, १, २०; ९, ३, ४;
११; ४, ५, ८, १४; ९, ११; ६, १, ७;
५, ५; ७, ९; १०; ६, २, १, १७; २,
३९; ७, २, २, १२; २, १; ९, २, १,
१८; ४, ४, १०^३; ५, १, ५४; ६५;
६६; ६७, ६८^३; २, ३; ७; ९; १०, १,
४, १, ३; ५, ४^३; ११, ५, ४, १७^३; १८;
१२, ४, १, ३; २, ८; १०; ३, ३; १३,
५, १, ९; ८, १, ३; ४, १०; १४, ३, २,
१९; ४, १, ३, ३^३; ७, १, १९; २०; ९,
२, ४^३; ४, ७^३; का. १, १, ९; ३, ४;
४, १^३; २; ४, ३; ४; ६^३; २, १, ३; २, ४;
५, १, ३; २, १, १, १४; २, १४; तै.
१, १, ६, ११; २, २, ५, ६; ५, ३, २;
४, १, ५^३; ५, ७; ६, ५; ७, १४, ३^३;
८, २, १; २^३; ३, १, १, ६; ११; २, ३;
४; ५; ४, १५; ५, ४^३; १५; २, ३, ९;
३, ८, १०; १०, ४, ३^३; १२, १, १, ५;
९; तैआ. ३, १०, २; ४; तां. १, ६,
१४; ३, १, २; ९, २०; १०, ५, १३;
११, ८, ८; १२, ५, २०; ९, १२; १३,
३, १२; ६, ९; ११, १८; १२, ५; १४,
४, ७; ५, १५; ६, ६; ८; १०; १२, ५;
१६, १, १३; १५, ४; २०, १, ५; २,
५^३; ३, ४^३; १३, २; २१, १३, ७;
२३, १, ३; ३, ७; २४, ३, ३; २५,
१, ६; ३, ४; जै. ३०; ३४; ५५;
७८; १४३; १७७; १८०; १८६;
१९२; १९७; १९९; जैड. १, ६,

‡—'गडवी' इति मुपा. ? †—'कनिष्ठा' कल्याणादिषु (पा. ४, १, १२६) ऋ. । † सा. । Pw प्रश्न. तु 'का' इ

३,३;१७, २,१;५; सा. १, ३,१;
 ३, ९,८; सं. १^३; ष. १, ५; २,
 १०^३; ३, ७^३; गो. १, १, २, ४, ८;
 २, २, ६; ४, १६; ५, १४^३; ६, १६^३;
 -मयोः ऐ. छ. १७; ८, ५; शां.
 ११, ५; श. १३, ५, १, ८; तां.
 १४, ९, ३, २; जै. १०३; गो. २,
 ३, ११; -मस्य शां. २४, ८; श. १३,
 ५, १, ३; तै. २, २, ५, ६; ४, ६, ५;
 ६; ८, ८, ८; मं. २, ४, ८; गो.
 १, ४, ८; -मस्यऽ-मस्य शां. ६,
 १५; -माः ऐ. २, १७; ६, २; २५;
 २६; ऐआ. १, १, ३; ३, २^३; शां.
 १, ३; ५; २, २; ११, ६; ७; १३, १; ९,
 १०^३; ३०, १०; शांआ. २, १६;
 ५, ५; ९, २; श. २, ३, ४, १६; ३४;
 ३९; ३, ९, १, २०; छ. २, ५, १९; ६,
 २, २, ३५; ६, ४, १२; ९, ३, २, ४;
 १०, २, ४, १^३; २; ४, ५, ३; ५, ४,
 १५; १६; १३, ४, १, १२; १३; ५, १,
 १०^३; १४; २, ९; २२; १४, ७, २, ९;
 का. १, १, १, १०; ४, १, १३; २८;
 तै. ३, ७, १, १; २; ७, २; ९, ३, ३८;
 १२, २, ६^३; तैआ. ९, १०, ४; तां.
 १, ३, ५; ५, ११; १४; ८, ८,
 २०; जै. ६८; ७०; १८६; जैज. १,
 १६, ३, १०; २, १, १, ३; ६; ९; १२;
 १५; १८; सा. ३, ९, ३; मं. २, ५,
 ८; ष. १, ६; गो. २, २, १८;
 -मान् मं. २, ३, १८; ष. १, ६;
 गो. १, ४, ७; -मान् ऐ. १, २१;
 २, १७; २०; छ. २७^३; ६, २; ३^३; ८,
 ४; १९; ऐआ. १, १, २; ३, २, ४;
 ३, २^३; ७; २, ५, १; ६, १; ५, ३, २;
 शां. १, ५; २, ३; छ. ४; ६, १५; ७,
 १^३; ११, ६; १३, १; १४, १^३; १८,
 ९^३; २५, २; २६, १^३; ३; १५; २७,
 ६; २८, १^३; २९, ६; शांआ. १, २;
 २, १६; ३, ७; छ. १५; श. १, ५, २,
 २०; २, १, ४, ३०; २, १, २१; ३, ४,

१६; छ. २, ३, ६; ४, २१; २२; ५,
 ८, १४^३; ६, ७, १४^३; ५, ३, १, ४; ६,
 ५, २, १६^३; ६, १, २२; ७, २, २, १२;
 ९, १, २, १६; २, ३, ३८^३; ३, २, ६^३;
 ७; ३, २^३; ८^३; ४, २, ९^३; ४, १, ५, २,
 ७^३; १०, २, ४, १^३; २; ४, ५, ३; १२,
 २, २, ८^३; ८, ३, ३०^३; ९, २, ११^३;
 १३, ४, १, १^३; १२; १३; ५, १, १४;
 २, ९; २२; १४, ६, २, ७; ९, ३, २;
 का. १, १, १, १०; २, १, १२^३; ४,
 १, १३; तै. १, २, १, २७; ४, ८,
 ५; २, ६, ५, ८; ११, ४; १२, ३;
 ३, ७, १, १; ६, ४; ६; ९, ३,
 ३; ४, २; ११, ५, ३; १०, ३;
 तैआ. १, ६, २; ३, १, ६; ५, १२, १;
 ८, १, १; ५, १; तां. ७, ७, ८, २१,
 २, ५; ६; २३, ३, ४; जै. ६; ७०;
 ९१; १८४-१८७; २०३; २०९;
 जैज. १, १६, ३, १०; १८, ३, ४;
 २, ५, १, ३; ४; सा. १, ४, २१; ३,
 २, ४; सं. २; ४; मं. २, ४, ९; १३;
 गो. १, १, २; १६^३; २, १, २६; २,
 १८^३; ६, ८^३; -मानाम् ऐ. २,
 १७; २०; ६, २; ऐआ. १, १, २; ३;
 ३, ७; ४, २^३; शां. १, ३; ५; छ. ४,
 ७, ४; ९, ३; १०, १; १४, १; २७, ७;
 ३०, ५; श. ६, २, १, ३६; ६, ४, ११;
 ८, २, ११; ७, ३, २, ९; ८, ७, २, १९;
 ९, ४, २, २८; ३, १५; ५, १, ४०;
 १३, ५, १, १०; तां. १२, ९, १२;
 १४, ११, १९; जैज. १, १८, ३, ३;
 छ. ६, ३, ९; -माय ऐ. २, २६; छ.
 १७; ६, २६; शां. १९, २; श. १,
 १, १, २१; ३, ५, १०; ४, १, ३९; २,
 २, ३, २; ३, ४, १; ३, १, ४, २; २२;
 ६, १, ३; ७, ४, ८; ९, १, २; छ. २, ५,
 २२; ३, ३, १५; ४, ३२; ५, ४, ८;
 ५, ३, १, १०; ६, १, २, ३६; २, १,
 ६^३; १७; ७, २, २, १; ९, २, १, १८;
 ४, ४, १०^३; १२, २, २, ८; १३, ४,

१, १२; १४, ५, ४, ५^३; ७, २, १६;
 ३, ६; का. १, २, १, ३; ३, २; ४, १,
 १; २, १, १, १४; २, १४; तै. २, २,
 ५, ५; ५, ३, २; ३, १, ४, १५; ५, ४;
 १५; ४, १, १; ७, १, १; १२, २, २^३;
 ३^३; ४^३-८^३; ५, ९; तैआ. २, १८,
 १^३; ३, १०, १; ४; तां. १, ८, १७;
 छ. ६, १७; ६, ३, २; १६, १५, ४;
 २२, ३, २; १०, २; २३, ३, ३; ८, २;
 २५, १०, २२; जै. ११६^३; १८६;
 २०९^३; जैज. ३, ३, ३, ६; ५, ९, ५;
 ष. ३, ७; -मायऽ-माय शां. १६,
 ९; -मे ऐ. ३, २२; का. १, १, २, ४^३;
 तै. ३, ३, ३, ४; -मेन श. छ. ३, ४,
 ३२; ५, ८, १४; ६, २, १, ६; १४, ६,
 २, ७; तै. १, ४, ५, ३^३; २, २, ५, ५^३;
 ६^३; ५, ५, ५; ८, २, १; ५, ४; ३, १,
 ४, १५^३; ५, १५^३; ११, ९, १^३; २; ३;
 १२, २, ३; तैआ. ३, १०, २; ४;
 १५, २^३; तां. १, ८, १७; -मेभ्यः
 ऐआ. २, ३, ६; ५, १, ४^३; श.
 ६, ६, १, २२; ४, ११; १२; ८, २,
 ११; ८, ७, २, १९; ९, ४, २, ९^३;
 २७; २८; ३, १५; ५, १, ४०; तै. ३,
 ९, २२, ४; सं. १^३; -मेषु शां.
 २१, ६; २४, ८; तां. ८, ८, २०;
 -मैः ऐ. १, २१; शां. २७, ३;
 श. छ. ६, ९, २३; ९, ३, २, २^३; ६^३;
 ४, २^३; ३^३; १०, ५, ४, १५; ७, ६-
 ९; १३, ६, २, १०; ११; १३;
 १४, ७, १, ३२; ९, ३, २; का. १, ४,
 १, २१; -मौ शां. ८, ८; श. ९,
 ३, २, ६; तां. २३, ८, ४; २४, ७,
 २^३; जै. १०३.
 काम-काम- माय तैआ. १,
 ३१, ६.
 काम-चरण(✓चर)- म् श. ६,
 ७, ३, ५.
 शकाम-चार- रः तै. ३, ११,
 १०, २; १२, २, ९; ४, ७; -रम तै.

३, १, ४, १३; -राय तै. ३, १, ४, १३.
 २काम-चार- -रः जै. ४; जैड. ३, ५, ९, ३; गो. १, १, १५; ३९; ३, २२; -रस्य श. २, २, ३, २; ३, ४, १; का. १, २, ३, २; ४, १, १.
 कामचारिन्- -रि शांआ. ७, २३; -री शांआ. ७, २३; सा. ३, ९, २.
 काम-जा(त→)ताई- -ता तै. ३, १०, १, ३.
 काम-दुघ, घा(√दुह्)- -घम् तै. ३, ११, १, १-४; ७; ८; ९; ११; १२; १४; २१; -घा श. ४, २, ३, ६; ५, ८, १६; ९, १, २, १९; तै. ३, १०, १, ३; -घा: श. ९, १, २, १९; तै. ३, ७, ६, १; ११, १, ५; १९; १२, ६, १; ६; ७, १; ५; ८, १; ३; तैआ. ६, ९, १ तां. ७, ५, २०; २१; ११, ५, ८; जै. ६४; १३०; १८७; -घान् तै. ३, ११, १, १५; १६; १७; -घानि तै. ३, ११, १, १३; -घाभि: तां. ७, ५, २०; -घाम्य: तां. ११, ५, ९; -घाम् तै. ३, ११, १, ६; १०; २०; -०घे श. ७, २, २, १२; -वे तै. ३, ११, १, १८,
 कामदुघा(-घञ्)- -क्षिति- -ति जैड. १, २, ३, १.
 काम-धुरण- -म् श. २, ३, ४, ३४; ७, १, १, ८; का. १, ४, १, २४; तै १, ३, १, १७.
 काम-प्र(√प्रा)- -प्रश्. १०, २, ६, ४; -प्रम् शांआ. १, ७; श. १०, २, ६, ४; ११, १, ६, १७; तै. ३, ९, २२, ३; -प्राय शांआ. १, ७; -प्रेण श. ११, १, ६, १८; १९; २०; तै. ३, ८, २२, ४; जैड. ४, ६, १, १; २; मं. २, ४, ६; -प्रौ गो. १, ३, २२.
 कामप्रि- -प्रे: ऐ. ८, २१.
 काम-प्रयवण- -म् तैआ. १,

२७, ६.
 काम-प्रइल(√प्रच्छ)- -भ:श. ११, ६, २, १०; -भस्म श. १४, ७, १, १.
 काम-प्रीत(√प्री)- -ता: तै. ३, ७, १, २.
 काम-स्य- -य: श. १४, ७, २, ७.
 काम-रूपिन्(-प+इनि)- -पि शांआ. ७, २३; -पिणम् श. १०, ६, ३, २; -पी शांआ. ७, २३.
 काम-व(त्→)ती- -ती: श. ७, ३, २, ८; ९; -त्य: श. ६, २, १, ३६; -त्या श. ९, ५, २, ७; ९.
 काम-व(त्स→)रसा- -रसा तै. ३, १२, ३, २.
 काम-वर- -म् तैआ. ३, ११, ८.
 काम-विमोचन- -म्गो. १, १, ३९.
 काम-सनि- -नय: तां. २, ३, ३, २; जै. १९९; -नि तां. ११, ८, ८; १२, ५, २०; १३, ३, १२; ६, ९; १२, ५; १४, ४, ७; ५, १५; ६, ६; ८; १०; १२, ५; जै. ७८; १७७; १८०; १९२,
 कामा(-मञ्ज-)-क्षर-संयुक्त- -क्त: सा. ३, ९, ६.
 कामा(-मञ्ज-)-गायिन्(√गै)- -यिन: जैड. २, २, ३, १२.
 कामा(-मञ्ज-)-न्निन्(-ञ+इनि)- -ञी तैआ. ९, १०, ५.
 कामा(-मञ्ज-)-र्ति- -र्ती गो. २, ६, १५.
 कामा(-मञ्ज-)-शान्- -म् श. ६, २, २, ३९.
 कामे(-मङ्ई-)-प्सु- -प्सव: सा. १, १, १७.
 कामे(-मङ्ई-)-ध्व- -र: तैआ. १, ३१, ६.
 कामो(-मञ्ज-)-स्थाप्य- -प्य: ऐ. ७, २९.
 कामयमान- -न: श. १४, ७, २, ८; तै. १, ४, ५, १; २.

काम्य, म्या- -म्य: तै. २, ४, ६, ७; -म्यम् ऐ. ५, १८; तैआ. १०, १, ४; गो. २, २, १; -म्या कौ. १, ४, १, २४; -म्या तै. ३, ९, ४, २; ३, १०, १, ३; तां. २०, १५, १५; -म्या: श. २, ३, ४, ३४; -म्यान् गो. २, २, १; -म्यानाम् सा. १, ३, ८; ४, १; २, १, १; -म्यानि जैड. ३, ७, ५, २; -म्ये श. ४, ५, ८, १०; का. १, ४, १, २४.
 काम्यकीय- -या: जै. १६३.
 काम्पील-वासि(सिन्→)नी- -नि तै. ३, ९, ६, ३.
 काम्बोज- -ज: -जात् वं. १.
 कार्या- -य: शां. ५, ४; श. २, ५, २, १३; ११, ५, २, ३; का. १, ५, १, ११; तै. १, ६, ४, ५; गो. २, १, २२; -यस्य श. १३, ५, ३, ३; -येन श. २, ५, २, १३; ३९; का. १, ५, १, ११; ३, ५.
 कार्या(√चि)- -वे ऐ. ७, २.
 कार्याध्व(←क्याधु)- -व: तै. १, ५, ९, १; १०, ७.
 कारण(√कृ)- -म् गो. १, १, २७.
 कारयमाण- -म् गो. १, १, १४.
 कारयित्वा ऐआ. ५, ३, ३; सा. २, ७, ८; ३, १, ७; ५, ७.
 कारि- -म् तै. ३, ४, २, १.
 कारु- -रव: शां. १२, ७; तै. २, ८, २, ५; -रव: जै. २०४; गो. १, ३, १७; -रुम् गो. २, ६, १२; तै. ३, ६, ३, ४; -रो: ऐ. ५, २०; शां. २०, ३; २६, १२.
 कारु-विदा- -दा गो. १, २, २१.
 कारव्य, व्या- -या ऐ. ६, ३२; -व्या: ऐ. ६, ३२; शां. ३०, ५; गो. २, ६, १२; -व्याभि: ऐ. ६, ३२; गो. २, ६, १२.
 कारपचव- -म् तां. २५, १०, २३.
 कारीरादि- -दय: जैड. २, २, २, ४;

ईस्वरश्चिन्त्यः । †-मार्तः इति पाठे । ‡-म्या- इति मुपा. स्वरौ निमर्शापेक्षः । † रक+अण्, इकारश्च पा. ४, २, २५-

-दि: जै. ९५^१; -दिम् जै. ९५.
 कारोत्तर- -र: शां. २,७; श. १२, ९,
 १,२; -रेण तै. २,६,४,२.
 कारोती- -त्याम् श. ९,५,२, १५.
 कार्णश्रवस(←कर्णश्रवस्)- -सम् तां.
 १३, ११, १३; आ.जैआ. १, ५०;
 -सानि आ. १,५६९;५८०.
 कार्तयश(←कृतयशस्)- -शम् तां.
 १४,५,२१; आ. १, ३६; २६५;
 -शेन तां. १४,५,२३.
 कार्तवेश(←कृतवेश)- -शम् जै. १९६^१;
 आ. १, ३५; ३६; २६५; ५४५;
 जैआ. १, ३६; २६५; -शस्य आ.
 १,४८२; -सानि जैआ. १,४८२.
 कार्मार- -म् तै. ३,४,३,१.
 कार्मु(क→की-की श.६,६,२, ११.
 कार्य^१,यी(√कृ)- -र्ष: तै. १,१,९,९;
 तै. २,७,९,४^१; तां. ४, ५, १३;
 ७,७;९,४,१५;७,३;८;११; १६,
 १,७;३,५;१७,५,५; २४,१,१२;
 जै. १६२^१; -र्षम् का.१,२,३, २;
 तै. १,१,८,६; २,२,३;३, १,५^१;
 ८,१०,२; ३,३, २,२; तैआ. १,
 ३२,१; तां. ४,२, ११;१३; १९;
 २०; ५,१४;७,८; ५, १,१; १३;
 १४;१५;१८; १९; २,१; ६;१०;
 ३,१;४;६;७;८,८,११;९,३,१०;
 ११;५,९;६, ३;६;११; १६,११,
 १३;१३,१३;१७,१,१०;११;१२;
 ५,७;१८,१,७;११,८;२४,१४,२;
 ३; जै. ३६;११९; ष. ४,४; -यी
 तां. ४,२,१५;१७;४,१०^१; ९,४,
 ४;८,१२; जैउ. ३,७,१,७; -यी३?
 श. १३, १, २, २; जै १६८;
 तै. १,२,२,१^१; तां. ४, ५, २०;
 १३,१२,२;१४,१०,२; जै.१६८;
 यी:३ तां. ४,५,१७;१३, १२,१;
 -ये तां. ९,४,७; जै. १६८; -यी
 तां. ४,७,१;५,१,११;१२.

कार्शकेयी-पुत्र- -त्र: -त्रात् श. १४,
 ९,४,३२.
 कार्षापण- -गा: सा. ३,७,९.
 कार्षि(√कृष्)- -र्षि: श. ३,९,३,२६.
 कार्षीवल(←कृषीवल)प्र-गाग(√गै)-
 -गेन तै. २,४,७,२.
 कार्ष्णी(←कृष्ण)- -र्ग: शां. ३०,९^१;
 -र्गे आ.जैआ. १,४९१.
 कार्ष्ण-श्रावस- -सानि जैआ. १,
 ५६९.
 कार्ष्ण्य- -र्ष: श. ३, ८,२, १७;७,
 ४,१,३९; -र्षम् श.३,४,१,१६;
 ७,४,१,३७.
 कार्ष्ण्य-स्य- -या: श. १,३,३,२०;
 ३,४,१, १६^१; -यान् श. १,३,
 ३,२०;३,६,३,१०;१४; -ये श.
 ४,३,३,६.
 कार्ष्ण्यस्यी- -थीम् श. ७, ४,
 १,३७;४१; -थ्यौ श. ३, ८,२,
 १७.
 काल(√कल्)- -ल:शां.१५,१;१६,१;
 १८,४;२९,२;३०,१; शांआ. ७,
 ७;२१;श.१,७,३,३;३,८,३,३६;
 ४, ५,९,३;५; ७;९; ष. ४, ५^१;
 -लम् श. ३,२,२,१६;१०,६,५,
 ४; -लस्य श.१०, ६,५,४; -ला:
 तैआ. १, २,२;८,१; -लात् शां.
 ७, ३; १३, ५;९; १६, १;२;६;
 १८, ३; १९, ६; शांआ. ६, १३;
 १४; श. ४, २,४,५; ५,३,७,८,
 १४, ५,१,११;१२; जैउ. ४,११;
 ४,४; -लान् शांआ. ७, २१;
 सा. ३, ९,३; -लाय तैआ. १०,
 ४४,१; -ले ऐ. २, ३; ऐआ. २,
 ३,६^१; शां. १,३; २,९^१; ४,१२;
 ८,७;१८,४^१; १९,३;२७,४; श.
 २,४,२,४^१; ४,५,१,१६;६,८,६;
 ११;१६; ६, ६,४,१४; ७, २,२,
 २१;९, ४,२,११;२७; ३,१;११,

५,३,८;९-१२; का. १, ३,३,४^१;
 तै. ३, ३,६,३; ७,८; तैआ. १,
 ३१,४; ५; जै. २,३; जैउ. ४,२,
 १,४;७;१०; सा. १, ३,६; ४,५;
 ९;५,११;१५;६,१;३,१,२;७,३;
 ५; ष. १, २;६^१; गो. १, २,५;
 -लेऽ-ले तै. ३, ३,९,१२; -लै:
 तैआ. १,१२,३.
 काल-पर्यय- -ये तैआ. १,३,३.
 काल-विशेषण- -म् तैआ. १,२,१.
 काल-सन्धि- -न्धि: शांआ. ७,२१.
 काला(-लऽअ)-वयव- -वानाम् तैआ.
 १,१२,५.
 कालकञ्ज- -ञ्जा: तै. १,१,२,४.
 कालकाक्रन्द- -न्दौ आ.जैआ. १,
 ५२५.
 कालका(=क)ञ्ज- -ञ्जान्शांआ.५,१.
 कालबव- -व: -वात् वं.३.
 कालाश-स्तुति-गोपनायन- -म् गो.
 १,५,२४.
 काली- -म् शांआ. ११,४.
 कालेय(←कलि)- -य: जै. ४६;
 -यम् ऐ. ८, १२;१७; शां. २९,
 ३; ७; तां. ८, ३, १;५; ७; ४,
 १०; ११, ४, १०^१; १५, १०,
 १४;१५^१; २१, ९,१५; जै. ४६;
 ४७^१; -यस्य जै. ४६^१; -यात्
 जै. ४६; -यानि आ. १, २३७^१;
 जैआ. १, २३७; -येन तां. ८,
 ३,५; जै. ४६^१; ४७.
 कालेय-त्व- -म् जै. ४६^१.
 काल्वालीकृत(→ता)- -ता श. २,२,
 ४,३; का. १,२,४,३.
 काव(←कवि)- -वम् तां. ८, ५,१४;
 ११,५,२४;२४,११,७; जै. ५७^१;
 ५८; १६८; आ. १,३२;५५४^१;
 जैआ. १, ३२;५५४^१; -वेन तां.
 ११,५,२५.
 शकान्या- -भ्य: शां. ७,४; तां. ७,

॥ Kt. उम्. पठतः । 'खञ्ज' आत्. मुपा. । 'खञ्ज्य' इति Mw. । 'काव्य' इति कौड. मुपा. ।
 १ कालास्तुतिगोपनायनम् इति कालि.मुपा. ? † ←काल (कृष्णवर्णवाचिनः । पा. ४,१,४२ द्र.) । ष्य पां. ४.१.५१.

५, २०; १३, ९, १९; १४, ९, १६; १२, ५; -व्यम् श. ८, ५, २, ४; जैउ. २, ३, १, ८; -व्याः ऐ. ३, ३७; ७, ३४; -व्यानाम् ऐ. ३, ३७; तां १४, १२, ५; -व्येन जैउ. २, २, १, २; -व्यैः ऐ. ७, ३४; तां. १, ५, ९.
 रक्तावर्षा- -व्यम् श. ११, ३, १, ५; ६, ५, ५, १३; तैआ. ४, २०, १; -व्येन तै. २, ४, ७, ६; -व्यः श. ५, ५, ४, २६.
 क्रावप(←क्रवप)- -षाणि आ. १, ४३८; जैआ. १, ४३९; -षे आ. जैआ. १, २७५.
 श्क्रावषेया- -यः ऐ. ४, २७; ७, ३४; ८, २१; श. १०, ६, ५, ९; -याः ऐआ. ३, २, ६; शांआ. ८, ११; -यात् श. १०, ६, ५, ९.
 रक्तावषेया- -यः श. ९, ५, २, १५.
 √क्राव, चाकश्यन्तेऽइव श. २, ३, २, १३; चाकश्यमान- अद्र.
 काश- -शानाम् तैआ. ६, ९, १.
 काशि- -शयः श. १३, ५, ४, १९; -शीनाम् श. १३, ५, ४, २१.
 काशि-कौशल- -लेषु गो. १, २, १०.
 काशि-विदेह- -हेषु शांआ. ६, १;
 काश्य- -शयः श. १४, ६, ८, २; -शयम् शांआ. ६, १; श. १४, ५, १, १; -शयस्य श. १३, ५, ४, १९; जै. १५९.
 काशीत- -तम् तां. १५, ५, १५; १६; आ. जैआ. १, १८४; -ते आ. १, ३३.
 काशीतौ(←तऽऔ)पगव- -वे ष. ३, १०.
 क्राश्यप(←क्रश्यप)- -पः शांआ. ७, १८; तैआ. २, १८, १; जै. १९९;
 जैउ. ३, ७, ३, २; वं. २; -पम् आ. जैआ. १, २२४; ३६१; -पस्य जैआ. १, १; ९०; -पात् वं. २; -पाथ जैउ. ३, ७, ३, २; -पे आ.

जैआ. १, ७७.
 क्राश्यपी- -प्यः श. ७, ५, १, ५.
 क्राश्यपी-बालाक्या-माठरी-धुत्र- -त्रः, -त्रात् श. १४, ९, ४, ३१.
 काषायण(←क-का P षायण)- -णः, -णात् श. १४, ७, ३, २७.
 काष्ठ- -ष्ठम् श. ३, ३, २, ८; -ष्ठात् श. ११, ५, ६, २; -ष्ठानि ऐआ. ५, १, ३; श. ६, ६, ३, १७; -ष्ठे श. ११, ७, ४, ३; -ष्ठेन श. ३, २, १, ३१; जैउ. १, ६, १, ३; -ष्ठैः श. १, ८, ३, १८.
 काष्ठ-हविस्- -विषः गो. १, ३, ९.
 क्राष्ठा- -ष्ठा श. ११, ५, ७, २; तै. १, ३, ६, ५; -ष्ठाः शांआ. ७, २१; तैआ. १०, १, २; जै. १५; -ष्ठाम् ऐ. ४, ७; ९; श. ५, १, ५, १७; १४, ९, ४, २९; तै. १, ३, ६, ५; २, २, १०, ५; ३, ६, १२, १; तां. ९, १, ३५; ३८; जै. १५.
 काष्ठ-भृत्- -भृत् श. ११, ५, ५, १३||
 काहल- -म् सा. १, ५, ५.
 किक्नस- -साः ऐ. २, ९.
 √कित्, चिकित्तां तां. १३, २, ३; चिकेत तै. २, ८, ६, २; तैआ. १, ११, ४.
 चिकित्सतम् जै. ४४; अचिकित्सन् तै. ३, ७, ६, १२.
 चिकितान- चिकित्स- तुषी अद्र.
 कितव- -वम् तै. ३, ४, ५, १; १६, १; -वासः तै. २, ८, १, ६.
 किम्(→कृ)→कः ऐ. १, ६; २, १३; ३४; ३, ५; २१; ४९; ५०; ४, ५; २०; ६, १४; १९; २१; २६; ७, ९; २७; ३४; ८, २१; ऐआ. २, ३, ८; ४, ३; शां. १०, ४; ११, ७; २२, ९; २३, ३; २४, ५; २६, ३; १२; २७, १; शांआ. १, २; ३, २; ५; ५, २; ७, ९; ९, २; श. १, १, १, १३; ३, १२; ४, १३; २, २;

१०; ३, १, २१; ४, २, १९; ९, १, ५; २, ३३; २, १, २, ११; ३, ९; ४, १७; २, २, १७; ३, १, ३९; ४, १, १०; ३, १०; १२; ३, २, १९; ३, २, ४; ४, ९; ४, ४, ५; ५, ४, ३; ९, ३, १९; ४, १, ५, ५; २, १, १८; ३, ४, ३२; ४, १, २; २, १६; ५, १, ९; ६, ४, ६, ६१; ५, ७, ५; ५, २, २, ३; ३, २, ७; ५, २, २; ६, २, १, १४; २, ५; १२; ४, ३, ४; ५, ४, १०; ७, २, २, २०; ३, १, २०; ४२; ५, २, ७; ९, १, १, ४२; ४, १, ११; १०, २, ४, १; २, १; ३, ५, ११; ४, ३, ९; ४, ३; ११, १, ६, १०; ५, ३, २; ६, ३, ३; १२, ३, ३, ५; ४, १, ४; ६, १, ३, ८; ४१; १३, १, ४, २; २, ६, १०; ११; ८, ३; ४, १, ३; १५; २, २; १६; ५, १, ११; २, ३; १२; १८; २०; ७, १, १५; ८, १, १; १४, ४, ३, १०; ६, १, १; ३, १; ७, १; ५; ८, १; ८; १२; ९, ३४; १०, १; ४; ७; १०; १३; १६; ७, १, १५; ८, १, ३, २; ९, १, ११; २७; का. १, १, २, २; ६; ७; ३, ८; ४, ८; १७; २, २, १२; ३, १, २८; २, १०; ४, २, ५; २, १, १, ५; १०; ३, ७; १६; २, १, ७; तै. १, ३, ५, १; ५, ४, ३; ६, ७, ४; ७, १, ३; ८, ४, ३; २, १, १, २; ३; १०, ७; २; ४; ४, ७, १०; ५, ८; ५, ८, १०; ६, ५, ३; ७, २, २; ३, २; ८, ६, २; ८, २; १०; ९; ५; ६; ३, ८, १८, ४; ९, ५, ४; ६, ५; १३, २; १८, १; १०, १, ४; ९, ४; ११, १; तैआ. १, ३, १; १६; १०, २, १२, ५; ८, ६, १; ७, १; १०, १; २; ३; १०, ३; १४, १; तां. ६, ५, २१; ७, ५; ७, ४, ८; ८, १, ४; ८, ६; ७; १०, २, १; ४, ४; १२, ११, ११; १३, ४, १७; १०, ८; १४, ६, ८; १०, १; १५, ५, २०; १७, ४,

† ध्यञ् प्रत्ययः पा. ५, १, १३१। † अर्थाभेदे स्वरभेदः द्र.। ||Egg. टि. द्र. † =तु. साम. उ. ३, ७, १.
 † जहाकः(√ह+आक) इत्येकमेव पदमत्र समामन्नतुः भा.सा.। जहा(=जघान)S कः, इतिव्याख्यायमानो यास्को द्वैपद्यामाह नि. ४१। सा. अपि. तु. ऋ. ८, ४५, ३७। द्वैस्वर्यात् द्वैपद्यमेवेत्यस्मन्मतम्।

३,२,१,९,१६; जै. ४४; ५३; ६२;
 ६३; ८६; १०३; १३५; १३८;
 १५१; १६१; १७७; १८२; १८६;
 १९८; जैउ. १, १, ६, १; २; ४; २,
 ३, ८; ४, २, १०; ९, १, ४; ६; ८; १०;
 २, २; ४; ६; १०, १, १०; १३, २, २;
 १४, ४, ५; १६, ३, ८; १८, ३, १;
 २, ४, ३, १; २; ३, १, २, १; २; १०;
 ३, ४, १; ३; ५, ९, ५; ६, ३, ४; ५, २;
 ३; ८; ९, ७; ४, ८, ४, ८; १०, १, १;
 ३, ४; ८; ११, २, ४; १२, १, १; ३;
 ५; ७; ९; ११; १३; १५; १७; सं. १,
 ५, १४; ६, १७; सं. ३; सा. १, ८,
 २; २, ७, २; ३, ४, २; ष. १, ४; ३,
 १; ४, १; ५; गो. १, १, २, ३; २४;
 २६; ३२; २, ५; ३, ८; २०; ५, १०;
 २, १, २, २; ३, १; ४, १; ११; ५, १; ६,
 २; ३; १६; कम् ए. ३, २, २; ५, १६;
 ७, २०; शां. १९, १०; २६, १३;
 शांआ. ५, ३; ७; ६, १९; शा. १,
 २, ३, ४; ६, ३, १३; ७, ३, ४; २, २,
 ३, ५; ३, २, १२; ६, १, ३; २, २; १७;
 ३, ३, ४, ५; ४, १, ५, ९; ४, १, २;
 ५, ७, ८; ५, ३, २, ७; ४, ४, ८; ६,
 ३, १, ३, ९; ५, ४, १०; ७, ३, २, १७;
 ९, १, १, २७; १०, ३, ३, १-५; ६,
 १, ४-९; १३, ४, १, १५; ३, १२;
 ८, ३, ४; १४, ५, ४, १६; ६, ८, ८;
 ७, १, १९; २०; ७, ३, २५; का.
 १, ६, १, २; २, १; ८; तै. १, ३, ९,
 २; २, ८, ३, २; ३, ३, २, ३; ३, २;
 ६, ९, १; ७, ६, २४; तैआ. १, २, २,
 १०; ११; १२; २६, १; २; ६, ११,
 २; ९, १०, १; १०, १, १६; १४, १;
 तां. ८, ६, ८; २२, १०, २; २३, ८,
 २; जै. १७२; १८०, १९८; २१२;
 जैउ. १, ९, ३, ५; १४, ४, ६; ३,
 २, ३, ६; ६, ९, ८; सा. १, २, ३;
 गो. १, २, २; ३; २३; ३, १५; २,
 ६, १४; कया ए. ५, १६; ऐआ.

१, २, २; ५, १, १; शां. १९, ९;
 २४, ५; २५, ३; ११; २६, ९; २७,
 २; तैआ. २, ७, १; ९, १०, १; ११,
 ४, २; १३, ६, ९; जै. ३५; ११७;
 दै. १, १४; गो. २, ४, १; ६, ६;
 कस्मात् ए. १, २; १६; २९;
 ३०; २, ५; १०; ३७; ३९; ३, ५,
 १७; ४, ८; २४; २६; ५, १०; ६, २;
 ३; १०; ११; १२; १४; १५;
 १६; १८; ऐआ. १, २, २; ५, २;
 शां. ५, ६; ६, १५; ७, ३; १०, ३;
 ६; ११, ८; १३, २; १; १५, २;
 १६, ४; ६; १७, ६; १८, २; २१, ५;
 २२, ३; ६; २५, १२; २६, ९; २८,
 १; ४; १०; ३०, ८; शा. १, ६, १,
 ९; ८, १, ३; ९, १, ५; ६, १, २, २९;
 ७, १, २, २३; ३, १, ३९; ४, २, ३८;
 ४०; १२, २, २, १; ४, २, २; ९; ९,
 ३, ८; १४, २, २, ५०-५३; ४, १,
 २१; २, ३; ३, १; ६; ६, ९, ३, ३; ३४;
 तै. १, ३, ४, १; ५, ११, ३; ४; २,
 ३, १, ३; ३, ८, २, ३; ७, ३०; ९,
 १५, २; तैआ. १, २, २, ९; ५, ११,
 ५; तां. ६, ४, १५; ५, १६; ७, ४,
 ५; ६; ६, ९; १३; जै. ९६; ९७;
 जैउ. १, ४, ४, २; ३, २, १, ७; ष.
 ४, ५; गो. १, १, २४; १, ३, ७;
 २, १, २४; २, १०; १७; २०; ३, १;
 ८; ४, १३; ५, ३; ७; १५; ६, १०;
 कस्मिन् ए. ५, ५; शां. १, ३;
 २२, ८; शा. ५, १, १, १; ६, १, २,
 १४; ८, १, ११; १३, ४, १, २; १४,
 ६, ६, १; ८, ३; ७; ९, २, १; २, २;
 २३; २४; २५; २७; ९, १, ११;
 तै. ३, २, ८, ९; १०, ९, ४; ५; जै.
 ३४; ३७; २१२; ष. २, १०; कस्मै
 ऐआ. ५, १, ४; शां. २८, ४; शा.
 १, १, १, १३; ३, २, १०; १५; ७, २,
 ७; ९, २, ३३; २, २, ४, १६; ३,
 ९, ४, १४; ४, ३, ४, ३२; ६, १, २,

३६; ४, ३, ४; ८, ४, १, २४; १३, १,
 ८, २; का. १, ४, १, ५; २, १, १,
 १०; तै. १, ६, ६, ४; २, १, १, १;
 ९, ४; ६, ५, ३; ३, ८, ११, १; ११,
 ८, १; तां. १०, १, १८; १३, १०, ८;
 जै. ९९; १३४; १३८; १४१; १८६;
 २०९; जैउ. ३, ३, ३, ६; ६, ३, ९;
 गो. १, ३, १५; कस्य ए. ६,
 १८; १९; ७, १६; ऐआ. ५, १, १;
 शां ६, १०; १२, २; शांआ. १, २;
 शा. १, ५, ३, २, ५; २, ४, ३, ४; ६,
 १, ३, ३; ३, ४, २, ५; ४, ५, ६, ४; ५,
 १, १, ३; १४, ५, १, २१; ७, २,
 १६; का. १, ३, २, ४; तै. १, ६,
 ६, ४; २, १, ६, २; ४, ५, १; ७,
 १३, १; ८, ९, ३; तैआ. ४, ३, ५, १;
 जै. २१२; ष. ४, ७; गो. १, १,
 २५; ३, १९; २, २, २४; ६, १;
 कस्याः शा. १, ३, ४, ८; तै. ३,
 ३, ६, ९; कस्याम् ऐआ. २, १,
 ६; शा. १२, १, ३, २, २; तै. २, १,
 ३, ८; जै. ९; कस्यै ए. २, ६; ऐआ.
 २, ४, २; शां. ११, ४; शा. १, २,
 १, २, २; ६, २, ७; ३, १९; ७, ३, ७;
 ८, ३, २, ४; २, ४, ३, ९; ४, ६, १, १०;
 ७, १, २, ४; का. १, ३, २, ९; २, १,
 ४, २०; का ए. १, १; २१; २,
 २८; ७, २; ३; ४; ५; ६; ७; ८;
 ९; १२; २०; ऐआ. १, ३, ३;
 शां. ७, ३; ८, १; ३, ५; ९, ५;
 शांआ. ५, ७; शा. १, ७, ३, २८;
 ८, १, ८; ९; २, २, ३, ३; ३, २, ४,
 १९; ४, १, १, २७; ५, १, ३, ३; ५,
 १, ११; ७, १, २, १; ३, १, ४; १०,
 १, १, १०; ३, २, २; १-१३; ११,
 ५, ३, २; ३; ८-१२; ६, १, ३-६;
 १२, १, ३, २, २; ४, १, २; ३; ४; ६;
 ९; १२; २, १-६; ९; १०; ३, १-४;
 ६; ४, २; ४, ६; ७; ८, २, २७; १३,
 २, ६, १४; १६; १७; ५, २, १७; १४,

६,२,१०; ९,११-१८; १०,३;
 ६;९;१२;१५;१८; का. १, २,३,
 २; तै. ३, १०,९,१२; तैआ. १,
 २,१;८,३;१०, २१,१;तां.२,१४,
 २;द्वि. १,११;१०,१२,१०; १६,
 ५,२७; जै.९९;१५१; जैउ. १,२,
 १,१४; १७,१, ४; १८,१,२; २,
 ४,३,४; ४,१२,१,१;३; ५;७;९;
 ११; १३; १५; १७; ष. ४, ५;
 द्वै. ३,१५; गो. १,१, १५; २४;
 ३१; ३, १३; २२; २, ५, ७;
 का: ऐ. २, १३; १४; ३, ४०;
 शां. ११,७; शा. ४,४,५,१०; तै.
 १, ४,१,४; २,५,८,४; तैआ. ८,
 २, १; जै. १३५; कान् शा. ४,
 ५, १०,६; १०, ३, ४,१; कानि
 ऐ. २,७; ३,४०; द्वि.१८; शा. द्वि.
 २,२,३९; ६,३, ५; सा. १,५,
 ११; मं. १,३,६; ष. ४,७; गो.
 २,६,१; काम्याम् गो. १,३,१५;
 काम् शांआ. ५, ७; शा. १, ३,
 १,२६; ५,३,२५; ८, १,९; १०;
 ११;९,१,२१;३,५,१,२२; २,९;
 १८; द्वि. ८,१,८;११, ५,३,३;४,
 २-५; १२,१,३, २२; ४,३,१०;
 १३, ४,३,११; १४, ६,१०,१२;
 का. २, १,३, १३; तै. १, ७,१,
 १७; ३,२,३,६;७,४,१६; तैआ.
 द्वि.९,२; तां. ५, ७,८; १८,१,८;
 जै. १५५; जैउ. १,६,१,८; १४,
 १,१; १६,३,१०; ३,२,४,९; ५,
 ९, ३; ष. १,५; ३, १; किम् ऐ. १,
 ७;२९; २,१,४;१३; ३४; ३८;
 ३९; ४०;४१; ३,३,६; ७;१७;
 ४९; ४,१,१८; ५, ७; १३;१४;
 २१;२३; २८;३०; ३४; द्वि.३;
 १०;१५;१६;१८; ३२;३३;७,
 १३; ऐआ. १, १,३;२,१; २;
 ३,१,१,५,३; २,१,२;२,२;
 ३,२;३,५;६;४,३;६,१; ३,१,६;
 २,४;६; शां. २, २; ७; ३,४;

७,६;८; ८,८;९,३; ११,८; १४,
 २;१८,३;१९,९; २१,४; २३,
 ८;२४,१;२५,९;२६,५;८;२९,
 ६; शांआ. २,१८; ५,७;८; ७,
 १६;१०,२-५;७; ८,११; ९,७;
 १०,६;११,१;४; १२,६; शा. १,
 १,१,८;२,१५;४,५;२२; २,३,३;
 ४,१४;५,२६; ३,१,११; ३,१६;
 ४,५,९; १२; ५,१,३; २,४; ४,
 १६;६,१,४;१९;२,३;७; ३,१३;
 १४;१९;२३;२७;४,१३; ७,१,
 ३;२,६;३,१३;१९; ४,१५;९,१,
 २१;२,३५; २,१,१,५; ४,२; २,
 २,१२;३,३; ४,९;१३;३,१,३९;
 ४, ६; ९; ४, १, १४; २, ६;
 ४, ५;५, १, १३; २, २५; ३३;
 ४६;६,१,४६; ३,७;१४;१७; ३,
 २,१,३६; २,२०; ३,२,३; ४,५;
 ५,१,२२; ३,५; ४,१६; १७; ६,
 १,१;२,१८; २६;७,१,११; ८,१
 ११; ३,१६; ४,२; ९, २,५; ४,
 १४;१५;१७;१८; ४,१,२,१३;
 २०;३,४;७; १२;४,३;६; ५,४;
 ५; १०;२,१,५; ३,३,७; ४,२३;
 ५,५;४,१,१७; ५,२,१; ७,७;९;
 ८,१४;९,१३;१०,१; ६,५,२;३;
 ६,५; ७,५; ६; १९; ५,१,१,९;
 ३,११; ४,८; २,४,२०; ५,१७;
 ३,४,७;४,३,११; ५,३,७;५,१५;
 १६; द्वि. १,१,१; ९;२,११; १३;
 १५; ३०; ३५; ३,९;२,१,१३;
 ३९;३,७;३,१,१४; १८; ३,१३;
 ५,४,१४; ६,३,५;६;४,१; २; ७,
 १,२८;२,३;७,१,१,१०;२,३;३,
 १,२१;२६;३६;२,२;४,१,२;६;
 २५;२७;२,३;५;५,१,२६;२९;
 ८,२,१,३; २,१; ४,१,३; ४;७;
 २,२;३,२;७,२,१०; १७;३,१६;
 ९,१,१,१०; २४; २,१,१५; ३,
 १९;४,३,१५; ४,१५;५,१,१;३;
 ८;९;१०; १०,१,३,१०;११;

२,२,३; ३,२,१-१३;३,१-४;
 ५;५,१०; ४,१,७; ३,२,१;२२;
 ४,५; ५,२,३-७;९; ११; ६,
 १,३;११,१,७,३;२,७,१४-२०;
 २८;२९; ३,१; ३,१,२;४; ५,
 ३,२;३;४;५;८-१२; ६,१,७;
 २,२;३;७,४,२;८,३,५; १२, ४,
 १,२;४; ६; ९; १२; २,१-६;९;
 १०;३,१-४;६;४,२;४-७;६, १,
 ६-३६;३९;८,२,३६;१३,२,६,
 १२;१३; १५; ३,३,६; ६,६;८,
 ६;४,२,१७ ३,१३; ४,१;५,२,
 १३; ३,५; ६,१,७;१४,१,१,८;
 १४; २१; ३, १३; ३,२,२-१४;
 १८-२०; ४,१, १८; २,९; १३;
 २०;२२; २५;३१; ३,१५; १६;
 १७; २६;२९;५,४,३; ५, १८;
 ६,१,९;१०;१२;२,११; ९,२०;
 १०,२;४;५;७;८; १०;११; १२;
 १४;१६;१७; ७,१,१७;२१;४०;
 २,८; १६; २१; २४; २६; ३,४;
 ८,८, १; १३, २; ९, १,६; २,
 १४; का. १,१, १,३; ४,२६;२,
 २,८;३,२;३,१,१२;२८; २,१०;
 ३, ६; ४, ३; ४,१, ७;२, ९;
 ३,११;५,१,२३;६,१,२०; ३,५;
 १०;२,१,१,१;८;३,२;१२;३,
 ५;८;१०;२३;२,१,१८;२, ८;९;
 ३,२३;४, ८; तै. १, ५, २, ५;
 ५,१; २, १,१,२;२,५; २,७,४;
 ९,१;१०;११,६; ३,१,१; २,५;
 ४,६;५,४;४,१,२; २,१;७,४,१;
 ५,२;८,१,६; ९,३; ४;६; ३,२,
 २,४;४,५;७,६,१७;२४; १२,५;
 ८,११, १; ९,५,२; ३; ४;१०;
 ९,४; ५; १४; ११,३; ११,८,२;
 ३;४; तैआ. १,८,२;३;११,६;
 २,५,२;६,२;८,६,१; १०,१०,
 २;३;११,१;१४,१; तां. ५,६,९;
 द्वि.३,६;५,१०; ७,४,५; ८,४,२;
 ८, १; ९,१, ३६; २,२२; ५,२;

१०, १२, १^६; १८, ५, २; २१,
८, ४; २३, १६, ७; २४, १८, ५;
जै. ४; १२; ३०; ३७; ३८; ६३; ८३;
८९; ९०^९; ९२; ९४; ९५^९; १००;
१०१; १०८; १३५-१३७; १५१;
१५५; १६०; १८३; १८६^९; १९०;
१९४; १९९; २०५^९; २१२^९; जैउ.
१, २, ३, ९; १०, १, ३; ११^९; १२, ४,
२; १३, १, ३; १४, २, ९; १६, १, ३^९;
५-७; ८^९; ३, ८; १७, २, ३^९; ३, ५; ८;
११; १४; १८, २, २^९; ४, ३, ५, १^९; २^९;
३^९; ४, ९; ५^९; २, ३, १, ४; ६; ८; १०;
३, १, ३, ४; २, ४, २; ४, ३, ४, ५, १, ८;
९; १६; २, १; १०; ११; १४; ३, १, ४;
५; ८; ४, १; ४; ५; ८; ५, १; ४; ५; ८;
६; १; ४; ५; ८; ७, १; ४; ५; ८; ८, १;
८; ९; १७; ९, १; २; ६, ३, ५, ४, ३; ७;
२, ११; ४, २, १, ११; ६, ३, ८; ८,
१, ७; ८; ११^९; २, ३; ४; ७; ८;
११; १२; १५; १६; ३, १; १०, ३,
३; ५; ७; ९; ११; १२; मं. १, ५, ५;
ष. १, ४^९; ६^९; ४, ४; ५; ७^९; गो.
१, १, २, ४^९; २, ७; २९; ३१; ३, १, ३^९;
१६; १९; २, १, २^९; ४, १२; ५, १५;
किम्पुष्व श. ११, ४, १, ८;
किम्पुकिम्पु तै. २, २, १०, ३; के
ऐ. ३, १; ४०^९; ५, ५; ७, १७; ८,
१४^९; शांआ. ३, २; ७, २३; श.
१, २, ५, ३; ३, ४, २, ८; ५, १, ३, ३;
६, १, १, १; ७, १, १, १; ४, १, २, ८;
११, ५, ७, २; १४, ४, ३, २६^९; का.
२, २, ३, ३; तै. २, ५, ८, ४; ३, १०,
९, १३; तैआ. १, १२, २^९; ३१, १;
३, १२, ५; गो. १, ५, २३; केन
ऐ. २, ११; ३, ४३; ४, ६^९; ५, ३३;
ऐआ. २, ३, ७; शां. ६, १०^९;
११; १३, ३^९; शांआ. १, ८; ५, १;
श. १, १, ४, १५; १६; ६, १, ५;
४, २०; २, १, ४, १०; १४; ३, ४,

३०^९; ४, ३, ३; ५, २, २०; ६, ४, २^९;
३^९; ४^९; ३, ५, १, २१; ४, १, १, ४;
५, १०^९; ११^९; १३^९; ६, २, ३, २; ४;
६; ८; १४, २, २, ४८; ४९; ३, २,
३०; ५, ४, १६^९; ६, १, ५-८; ४, १;
७, २, २७; ३, २, ५^९; ८, १५, ९;
का. १, १, ४, १०; १४; ३, २, ३; ४,
१, २, २^९; ५, १, १७; ६, ४, ३^९; ४^९;
५^९; २, १, ३, १७; १८; तै. २, २,
५, १^९; २^९; ३^९; ३, २, ५, २; तैआ.
२, ७, १; जै. ७०^९; ९५^९; जैउ. १,
४, १, १; २; ३, १, ३, १४; ४, १०,
१, १^९; ष. ४, ७; गो. १, १, १६;
२, १८; ३, ६; १६; २, ३, १४; ५,
३^९; केना३ श. ३, ५, १, २१; केभ्यः
गो. १, ३, १५; केषु श. १३, ५,
२, १५; ष. ४, ३; कौ तैआ. ३,
१२, ५^९; जै. १९२, ष. ४, ७^९;
गो. १, २, ५.
किंविद्(√१विद्)-इम् शां. ६,
११.
किंशाह-रुगि ऐ. २, ९.
किंशुका-वत्-ता तैआ. १, २८, १.
किङ्काम, मा-मः ऐ. ५, १४; जै.
१९७; १९८; -मा जै. १०१^९; -माः
जै. १९०; २०९; जैउ. १, ३, १, २.
किङ्काम्या(←काम? तृ. १) श. १,
२, ५, २५; का. २, २, ३, २१; २२^९.
किङ्को(त्र→)त्रा-त्रा ष. ४, ७.
किङ्किक्-म् ऐ. ५, ९.
किङ्कन्दस्-सः तां. १४, ५, ८;
२६; ११, ५; ३५; १५, ५, ५; ३२;
-सम् शां. ६, ११.
किञ्ज्योतिस्-तिः श. १४, ७, १,
२-६.
किन्तृच-म् शां. २६, १४.
किन्देवत-तः श. १४, ६, ९, २१;
२२-२५.
किन्देवत्स्य, त्या-स्यः शां. १६, ९;

श. ११, ८, ३, १^९; गो. २, ३, २३;
-त्यम् तै. २, १, ४, ६; जैउ. १,
१८, ४, १२; गो. १, ३, ११^९;
-त्या गो. १, ३, ११^९; -त्यानि श.
१, ६, १, २०^९; -त्याम् गो. १, ३, ११.
किम्पिष्ठा(न→)ना-ना ष. ४, ७;
गो. १, ३, १६.
किम्पुष्व-थम् श. १४, ६, १०, १; गो.
१, १, २२; २, १३; ३, ८; -थाः
शांआ. ८, ११^९.
किम्पुष्वैतर्धन्वा-न्वाम् जै. ८५.
किम्पुष्व-ञ्जः गो. १, २, १७||
किम्पुष्वै-षः श. १, २, ३, ९.
किम्पुष्वै-षः ऐ. २, ८; श. ७, ५,
२, ३२; का. २, २, १, २२; -षम् श.
७, ५, २, ३२.
किम्पु(←पु)ष्वै-म् तै. ३, ४,
१२, १.
किम्पूर्वा(र्वडअ)वसा(न→)ना-
ना गो. १, ३, १६.
किम्प्रायण-म् तै. २, १, ५, १.
किम्प्रावृ(त→)ता-ता ष. ४, ७.
किम्भागधेय-म् तै. २, २, ३, ४.
क्रियत्(←किम्पु)यत्शां. ६, ११^९;
श. ३, २, २, १७; १९; ५, ४, १, १०;
६, ५, ४, १०; १३, ४, २, १७; -यतः
श. १, २, ५, २६; का. २, ३, ३, २३;
जैउ. २, ३, १, ३^९; जै. १०५^९;
-यान् तां. २०, १६, ६.
क्रियती-तीः तै. २, ७, ५, १;
-तीभिः ऐ. ६, २.
किरण-गौ गो. २, ६, १३.
किरण-पाणि-गये ष. ५, १२.
किरात-म् तै. ३, ४, १२, १. किलाता-
कुलि-अद्र.
किरिक्-केभ्यः श. ९, १, १, २२; २३.
किली ऐ. १, २५; २, १३; ३, २०;
३२; ३८; शां. २५, ४; ५^९; ६;
शांआ. ५, १; १४, २; श. ३, ७,

† 'तिन' इति पाठान्तरम् । ‡ 'त्र' इति W. मुपा. स्वरो विचिन्त्यः । || 'किम्पुष्वञ्जः' इति कालि. मुपा. चिन्त्यः ।
§ अर्थाभेदे स्वरभेदो विमृश्यः । § मत्तुप् पा. ५, २, ४० । ¶ 'न्वा' इति मुपा. संहितायां दीर्घः ।

३,४,५; ६; ७,५,५,१४; १२, ८, ३,७; १४, ९, १,५; तै. २, ४, ३, १; ५,४,३; तैआ. ३, ११, ५; जै. ६; १०८; १३५; १४३; १५१; १५९; जैउ. ३, ६, २, २; ४,६,३,३; ८,३,१; गो. १, २,५; किलाता(तऽआ-)कुलि→ली-ली श. १,१,४,१४; १६; का. २,१,३,१७; १८; जै. १९०†; -लीभ्याम् जै. १९०†; -ल्यौ† तां. १३, १२, ५. किलास-सः तै. ३, ७, २, ३; -सम् तै. २, ४, ४, १; ३, ४, १७, १; -सस्य तै. २, ४, ४, २. किलास-त्व-त्वात् तां. २, १७, ३; २३, १६, १०. किलासिन्-सी शां. २५, १०. किल्विष-षम् ऐ. १, १३; शांआ. १२, ५; श. १३, ८, ४, ४; तैआ. १०, ६३, १; गो. २, ६, १४; -षाणि तै. ३, ७, १२, ३; तैआ. २, ४, १. किल्विष-स्पृत्(√स्पृ)-तए. १, १३† किङ्कु-णा तां. ६, ५, १२. क्रीकसा-साः ऐ. ७, १; श. ७, ५, १, ३५; ८, ६, २, १०; ष. १, ३; गो. १, ३, १८; -सासु श. ८, ६, २, १०. कीट-टः शांआ. ३, १; -टाः श. १४, ९, १, १९. कीट-पतङ्ग-ङ्गैभ्यः श. १४, ९, २, १४. कीटा(तऽअ-)व-पन्न-न्नैः तै. ३, ७, २, २. कीदृश(←किम्√दृश)-क, ग् तै. १, ४, ३, ४, ५. कीनाश-शम् तै. ३, ४, ९, १; -शाः श. ७, २, २, ९; तै. २, ४, ८, ७; मं. २, १, १६.

कीरि-रयः तै. २, ४, ३, ५; -रये तै. २, ५, ६, ३. √कीर्व←√कृत अद्र. कीर्ति-तिः ऐआ. १, ५, २; २, ३, ६; ३, २, ५; ५, १, ५; शांआ. ४, १५; ८, ९; श. ३, १, २, २१; ६, ३, १, १७; तै. २, ३, १, ३; ९, ९; ३, १, ५, ७; तैआ. ५, ११, ३; ७, १०, १; जै. ९५; १०२; जैउ. १, २, १, १३; २, २, २, ३; ष. २, ३; ८; ९; गो. १, २, ४; -तिम् ऐ. ५, १९; ७, २३; २४; ऐआ. ५, १, ६; शां. २६, १२; श. १४, ४, २, १८; तै. ३, ८, १, २; तैआ. १, २७, ३; तां. ५, ४, १०; गो. १, १, ३८; २, ६, १२; -तैः जै. ९५; जैउ. १, १६, २, १०; -र्या ऐ. ७, २४; श. १०, ३, ५, १६; का. १, २, २, १४; १५; तैआ. ६, १०, २; ९, ६, १, ७; १; ८, १; ९, १; -र्यै शां. १५, १. कीर्ति-काम-मः ऐआ. १, १, १. कीर्ति-मत्-मान् शां. १७, ३; गो. २, ६, १२. कील-लःऽड्व शांआ. १२, २. कीलाल-लः का. १, ४, २, १०; -लम् तै. २, ६, १२, ४; मं. २, ३, १५; -लाय तै. ३, ४, ९, १. कीलाल-पा(√पा)-पे तै. १, ४, २, २. कुब्ज्या-कुम्ब्या-अद्र. कुक्कु(न→)ना(√कु)-नानाम् श. ११, ५, ९, ८. कुक्कुट-टः श. १, १, ४, १८; का. २, १, ३, २. कुञ्जि-ञ्जिः श. ७, ५, १, ३८; -क्ष्यौ जैउ. १, १८, १, १. कु-चर्-रः श. ३, ५, ३, २३; ९, ५, २, ५; तै. २, ४, ३, ४; ३, ८, २, ३;

कुजति(√कुज्)-तेः दै. ३, ६. कुटुम्बिन्(म्ब+इनि)-नम् सा. २, ५, ५. कुठि-ठिः ष. ४, ४. कुण्णप-पम् तैआ. ४, २९, १. रकुण्णप-पः श. ६, २, १, ९; -पम् गो. २, ४, ७; -पाः श. ६, २, १, ३७; ८, २, १. कुण्णप-गन्ध-न्धः श. ४, १, ३, ८; -न्धात् श. ४, १, ३, ८. कुण्ड-पाथिन्(√पा)-नः तां. २५, ४, ४. कुण्डपाथ्य-थ्यः तै. २, ४, ५, १. कृतस्(←किम्) ऐ. २, २३; शां. २६, ७; ९; शांआ. ६, १९; श. २, ६, ३, १५; ४, ३, १, ७; १४, ५, १, १६; ८, १५, ९; का. १, ६, ३, १०; तै. १, ५, ४, १; ७, ७, ५; २, ८, ९, ५; ३, २, २, ३; तैआ. ८, ९, १; जै. ८६; ९२; ९९; २०४; जैउ. ३, ४, ३, १; ष. ४, ७; गो. १, २, ९; ३, १३; १६; कुञ्च तै. २, ८, ७, ७. कुतीपाद्-स्य आ. जैआ. १, ३४०. कुस-स्वः तां. ९, २, २२; १३, ६, ९; १४, ६, ८; ११, २६; जै. १९८; -स्सम् तां. ९, २, २२; १४, ६, ८; जै. १९८; -स्सस्य तां. १४, ६, ८, आ. जैआ. १, १४४; आ. १, ५३३; -स्सात् तां. ९, २, २२; जै. १९८; -स्साय शां. २५, ६. कुस-व्रत-ते जैआ. २, ६, १. कुत्सित(√कुत्स्)-म् गो. २, ६, १२. कुदीकण्टक-कान् जै. १६८. कु-नखिन्-खिनि तै. ३, २, ८, १३; -खी तै. ३, २, ८, १२. कुनखिनी-नीः तै. ३, २, ९, १०. कुन्ताप-पम् शां. ३०, ५; श. १३, ४, ४, ८; गो. २, ६, १२; -पां

† 'किरा-' इति मुपा. । C. त्वेकत्र भाष्ये 'किला-' इति पठति । † 'किरातकुब्ज्यौ' इति मुपा. सा. च । वस्तुतस्तु 'किराता-' इति साधु स्यात् तु. जै. द्र. । C. टि. अपि तत्र द्र. । § 'कीर्तिः । श्लोकः' इति पदच्छेदः । E. gg. इत्यस्य 'Praise of fame' इत्यस्पष्टम् खरविरोधात् तु. श. १४, ४, २, १८. । ¶ 'नीवार'- ? इति मुपा. ।

गो. २,६,१२;-पानाम् गो. २, ६, १२;-पानि श. १२, २,४, १२; गो. १, ५,३.
 कुन्ताप-त्व-म् गो. २,६,१२.
 √कृप्, कृपयथ तै. २,४,४,३.
 कृप्-पस्य का. १,६,२,८;-पे श. २,६,२,१७.
 कृ-पितृ(√रपा)-ता गो. २,६,१४.
 कुबेर-रः श. १२, ९,१,३; १३,४, ३,१०; जै. ३, ७,४,१;-राय तै. १,३,१,६; जै. ३,७,४,१.
 कुञ्ज(√कुञ्ज, उञ्ज)-ञ्जः ष. ४,४; दै. ३,६; -ञ्जम् तै. ३, ४,६,१.
 कुञ्ज-वामन-नाः ष. ४,३.
 कुञ्जि-म (त्-→)-तीऽइव तां. २५, १०,११.
 कुञ्ज-भ्र जै. १, १, ४,५;-भ्रम् जै. ३,७,२,५.
 कुमार-र-र श. ६,१,३,९; १२,२, २,१३; तै. ३, ११,८,२; ३; गो. १, २,२४;-मारः ऐ. १,३,३; ३, २; ऐ. १, ३,३; ६; शां. १३, २; श. ६,१,३,८; १८; १९; २०; २,१,१; ११, १,६,३,४; ५; १४, ५,१,२,२; ९,१,५; तै. ३,६,१३, १; जै. ४४; १०७; १८०; १९७;-रम् ऐ. ३,२; ऐ. २, ५,१; श. ११, ५,१, १३; १४,४,३,४; तै. ३, ११, ८, १; २; जै. ४४; १८०; २०१; सा. २, २,१; ७, ८; सं. २,३,१६; गो. २,६,७;-रम् इव श. ६, १,३, १९;-रस्य श. ११,४,१,७; १५; १४,९,१,८; जै. १३०; २०६;-राशः श. १४, ९,१,१;-राः श. ४, १,५,२; ५; जै. १३३; १८६;-राय ऐ. ५, ३,१; ६,२९; श. २,२,१,१; का. १,२,१,१; गो. २, ६,८;-रे श. ४, ४,५,२३; तां. १८, १, २४;

-रेण श. ११, ५, १, १३ तै. २, ६, १०,१; जै. १४३.
 कुमारी-र श. १३, ५,२,४; जै. १८६; -री ए. ५,२९; शां. २,९; श. १३, ५,२,१; ४; तै. १, २,७,४; जै. १९७;-रीम् श. १३, ५,२,४; ४,२,७; तै. ३,४, १९,१; जै. १८६; गो. १, २,२;-रीम् इव गो. १, २, २;-रीषु तै. १, २,७,६;-र्यः श. २,६, २, १३; का. १, ६, २,७; तै. १, ५,३, ३;-र्याः गो. १, २,२;-र्याम् गो. १,२,२;-र्यै जै. १९७.
 कुमारक-कऽइव श. १, ३, १,९; ३,१,३, ११; का. २, २, ४,६;-काः तां. १३,४,१७.
 कुमारिका-काः जै. २०४.
 कुमार-तर-रः जै. १००.
 कुमार-हारित-तः श. १४, ५,५, २२; ७,३, २८; ९,४,४;-तात् श. १४, ५,५, २२; ७,३, २८.
 कुमारि(रिन्-→)णी-म् सा. ३, ८,२.
 कुमारी-पुत्र-म् तै. ३,४,२,१.
 कुम्भ्या-म्ब्यया जै. १,१६,१,५; १७,१,९;-म्ब्या ऐ. २,३; ६;-म्ब्याम् श. ११,५,७,१०; जै. १,१६,१,५.
 कुम्भ-म्भः श. ५,५,४,२७; तै. २, ६,४,३; सं. २,७,३;-म्भम् श. १३,८,३,४;-म्भस्य जै. १, ४८१;-म्भान् श. ११, ५,५, १३;-म्भे श. ४, ४,५,२०; सं. २,४,६; गो. १,२,२३.
 कुम्भी-म्भी श. ६, ७,१,२४; १२, ७,२,१३;-म्भीम् श. २, ५,३,१६; का. १, ५,२,१५; तै. २, ६,४,४;-म्भ्याः का. १,५, २,१६; २,१,२,८;-म्भ्याम् श.

१,८,१,३;-म्भ्यै श. १,१,२,७; २,५,३,१७.
 कुम्भि(म्भिन्-→)नी-म्भ्यः तां. ५, ६,१५.
 कृय-यम्-यान् गो. २,६,१२.
 कृतिर-म् गो. १,३,२१.
 कुरु-रवः जै. १४५; जै. १, १२, ४,१;-रुम् जै. १, १८, ४, १; -रुषु जै. १४५; १५७;-रुगाम् श. २,४,४,५;-रुन् जै. ९२; ९४.
 कुरुक्षेत्र-त्रम् श. ११, ५, १,४; १४,१,१,२; तै. ५,१,१; तां. २५, १३,३; -त्रस्य श. १४, १, १,२;-त्रे ऐ. ७,३०; श. ४, १, ५,१३; जै. १८६.
 कुरुपञ्चाल-लाः श. ५, ५,२,५; तै. १, ८,४,१; २; जै. १८; ९१; ९२; ९४; जै. ३,२,२,६; ३,७; -लानाम् ऐ. ८,१४; श. १४,६, १,१,९, २०; जै. ३, ६,२,६; ३,९; ४,६,१,२; २,२;-लेभ्यः जै. १४५;-लेषु शां. ६, १; जै. ९४. गो. १,२,१०.
 कुरुपञ्चाल-शा श. ३, २, ३, १५.
 कुरुसृञ्जय-यानाम् का. १, ३, ४,३.
 कुर्वत्(√कृ)-त्ते. ४,३,१; ५,६; १८; शां. २२,२; त्तः शां. २८,१०; २९,३; श. १३,८,३,२; तै. ३,७,५,७; जै. ६०; गो. २, १,७;-त्ता तां. ७, ७,११;-त्तेश. ४,४,२४;-त्तै. ३,४; ३८; शां. २२, २; श. १, ३,२,१४; ३,५,२,१०; तै. २, ६,१०,६; तै. २, २,१; ५,३, १; जै. २, ५,१,५; सा. ३,८, ५; सं. ३, -न्तः शां. १४, २; श. १४, ९,२, १५;-न्तम् शां. १७, २; श. ३, ८, २, २४;

१ 'कुञ्जि' इति मुपा. साच । † ← कुम्भार । √कृम् उणा. ‡ पक्षान्तरे 'म्भ्या' इति Bw. Mw. ।
 ॥ 'म्भ्या' इति मुपा. । § 'कौम्भ्यस्य' ? आ. पाठ. ।

जै. १९; मं. २, ४, ६.
 कुर्वाण, णा- णा: तै. १, १, ३, ३; २, १, २; ७; सा. ३, ७, ५; -गा तैआ. ७, ४, २; -गा: तै. १, २, ३, ४; जैउ. १, १, २, ७; गो. २, २, ११; -णा: ऽइव जै. १५६.
 कुल- -लम् श. १, १, २, २२; २, ४, १, १४; ११, ५, ३, ११; १४, ४, ३, ३२; -लस्य गो. २, ४, १२; -लाय जै. १५०; -ले शांआ. १२, ५; श. २, १, ४, ४; ११, ८, १, ३; १४, ४, ३, ३२; का. १, १, ४, ३; जैउ. ३, ५, ९, ४; गो. १, २, ४; -लेऽ-ले तां. ५, ६, ९; -लेषु शांआ. १२, ५.
 कुल्या- -स्येषु जैउ. ३, ६, ३, ९.
 कुल्या- अद्र.
 कुलाय- -य: तां. १९, १५, १; -यम् ऐ. १, २८; श. १४, ७, १, १३; तां. २, ३, २; १९, १५, १; -यम् ऽइव श. ८, २, १, ५; १५; -यात् श. १४, ७, १, १३.
 कुलायिन्(य+इनि)- -यिनम् ऐ. १, २८.
 कुलायिनी- -नी श. ८, २, १, ५; १५; तां. २, ३, १; -नी: तैआ. ४, १८, १.
 कुलि- -लि तै. २, ५, ८, ४.
 कुलिषा- -शा: शांआ. १९, ९; -शेन शांआ. १२, ३; तै. २, ५, ४, ३.
 कुली-दन्त- -न्तै: ऐआ. ३, २, ५.
 कुल्फ- -ल्फयो: जै. १६०; -ल्फौ श. ११, ५, २, ३; ५.
 कुल्फ-दध्नु- -ध्न: श. १२, २, १, ३; गो. १, ५, २.
 कुल्मल- -म् श. ३, ४, ४, १४.
 कुल्मल-बहिंस- -हिंस: तां. १५, ३, २१.

कुल्य- कुल- द्र.
 कुल्या- -ल्यया जैउ. १, १८, ३, ४; -ल्या श. ३, ८, २, ३; जैउ. १, १८, ३, ३; ५; मं. २, ३, १८; -ल्ये श. १३, ८, ४, २.
 कु-वक्र- -क्र: ऽइव शां. २८, २.
 कुवल- -लम् श. ५, ५, ४, १०; १२, ७, १, २; -लायि श. १२, ७, २, ९.
 कुवल-सक्तु- -क्तव: श. १२, ९, १, ५; -कून् श. ५, ५, ४, २२.
 कुविद्(←कुऽइद्) ऐ. ५, १८; ७, ७; शां २२, १; २५, २; २६, ११; शांआ. १, २; श. १, ६, ३, ६; ८; ४, ६, ६, ५; ५, ५, ४, ७; २४; १२, ७, ३, १३; तै. १, ८, ५, ५; २, ४, ८, १; ६, १, ३; तैआ. १०, १०, २.
 कुश- -श: श. ३, १, २, १६; ५, ३, २, ७; -शा: श. १, ३, १, ३; का. १, २, ३, ९; २, ४, ३; जै. १३३; -शान् श. ४, ५, १०, ६; १४, १, ३, १; -शै: का. १, २, ३, ९; २, २, ४, ३.
 कुशी- -शीभ्याम् तै. १, ५, १०, १; २; -शीम् श. ३, ६, २, १०; ११; तै. १, ५, १०, ७; -शयो: श. ३, ६, २, ९; जै. १०२; -शयौ' तै. १, ५, १०, ७.
 कुश-स्तम्ब- -म्बे ष. ४, १.
 कुशो(-शऽऊ-र्गा)- -र्गा: श. २, ५, २, १५; का. १, ५, १, १३.
 कुशल- -लम् ऐ. ७, १८; जैउ. ३, २, ३, ३; -ला: श. ११, ४, २, १; ४; १३; -लात् ऐआ. ३, १, ३; ४; शांआ. ७, ९-११; तैआ. ७, ११, १; -लेन शांआ. ८, १०.
 कुशिक- -का: ऐ. ७, १८; -कास: तै. २, ५, ४, १.
 कुश्रि- -श्रि: -श्रे: श. १०, ६, ५, ९;

१४, ९, ४, ३३.
 रकुश्रि- -श्रि: श. १०, ५, ५, १.
 कुशीतक- -क: तां १७, ४, ३.
 कुष्ठा- -ष्ठा तां. २१, १, ७; जै. १४९; -ष्ठासु ऐआ. ५, १, ३.
 कुष्ठिका- -का: ऐ. २, ११; -काभ्य: जै. १५०.
 कुसिन्ध- -न्धम् तै. २, ३, ६, १; ७, १; -न्धानि श. ६, २, १, ७; ११; १३; ७, ५, २, ३.
 कुसीद्(√सद्)- -इम् तैआ. २, ३, १; १०, १, ११; मं. २, ३, २०; गो. २, ४, ८.
 कुशीदिन्(-द+इनि)- -दिन: श. १३, ४, ३, ११.
 कुसुखिन्द्- -न्द: तां. २२, १५, १; १०; जै. १६४; -न्दम् ष. १, ४; -न्दस्य जै. १६९.
 कुस्तुक्र- -क्र: -कात् वं १.
 कुह(=कुत्र, कुष) ऐ. ५, ५; शां. २२, ८; तै. २, ८, ९, ३; जै. २१२.
 कुह-वित तैआ. १, ११, २.
 कुह-श्रुती(य→)या- -या: शां २२, ८
 कुह(√कुगुह)- -ह: ऐ. ३, ४७; ४८; ७, ११; ष. ४, ६; गो. २, १, १०; -ह्यै? तै. १, ७, २, १; -ह्यै ऐ. ३, ४७; श. ९, ५, १, ३८.
 √कूज्, कूजति ष. ५, ७.
 कूट- -ट: तां. २१, १४, १६; गो. १, ५, २५; -टेन श. ३, ८, १, १५; जै. १३१.
 कूटा- -टा तै. १, ७, ३, ४.
 कूप- -प: श. ३, ६, १, १३; ७, १, ६; ६, ३, ३, २६; ५, ४, ३; -पस्य जै. १०३; -पा: श. ३, ५, ४, १; -पा: ऽइव श. ४, ४, ५, ३.
 कूप्य(→)प्या- -प्या: श. ५, ३, ४, १५; तै. ३, १, २, ३; १२, ७, ४;

†पा. ४, १, १४० । ‡-यु' इति मुपा. स्वरो विचारणीयः । ¶ अर्थाभेदे स्वरभेदः, प्रत्ययानुबन्धाद्वा ज्ञेयः ।

§ कुसीदमित्यस्य प्रमादादनुस्वरो भ्रष्टः तु. तैसं. ७, ३, ११, १ । || 'सुबिन्द-' इति ? विकृतिं गतो मुपा. । तु. तैसं. ।

§ 'कुह ध्रुतः' इति मन्त्रगतपदमधिकृत्याह । φ 'ह्यै' इति मुपा. चिन्त्यः ।

तैआ. १, २४, २; ६, ४, १; जै. ५९^१;
 -प्याभ्यः तै. ३, ८, १७, ५.
 कूब(र→)री-रीम् शां. २७, ६;
 -र्याम् शा. ४, ६, ९, ११; १२.
 कूर्च-चैम् शां. २, २; -चौत् शा. १४,
 ६, ११, १; -चौत् ऐआ. ५, १, ४;
 तां. ५, ५, १२; -चै शां. २, २;
 शा. ११, ५, २, ४; ७; १३, ४, ३, १^१.
 कूर्च-नाश-शा: सा. १, ८, ११.
 कूर्च(√कूर्च)-चै: आ. १, ४४८.
 कूर्म-र्म: शा. ६, १, १, १२; ७, ५, १,
 १^१; ५^१; ६; ७^१; ९; १०; ३५; १०,
 ४, ३, १४; ५, ५, १०; -र्मम् शा. १,
 ६, २, ३; ६, १, २, ३०; ७, ५, १, १;
 ७; १०, ५, ५, ७^१; तैआ. १, २३,
 ३; २५, २; -र्मस्य तैआ. १, २६,
 ७; -र्म शा. ७, ५, १, ३५.
 कूर्म-रूप-पेग ष. ४, ५.
 √कूल, अकूलयत् ऐ. ४, ९.
 कूल-लम् तां. १४, ३, १३; -ले शा.
 १४, ७, १, १८; जै. १९२.
 कूल(य→)लया-लया: तैआ. २,
 १०, १^१.
 कूशम्बा-म्ब: तां. ८, ६, ८.
 कूशमन्-श्मा जै. १५०.
 कूशमाण्ड-ण्डानि तैआ. २, ७, १;
 -ण्डै: तैआ. २, ८, १.
 √कृ, कृस्ते ऐ. १, ३^१; ५^१; ६; २८; २,
 १^१; १९; ३, २४; ४४^१; ४, २^१; २९;
 ३०^१; ऐआ. १, ५, २; ३; शां. १, १;
 ३, २; ९^१; ५, २; ७, ७^१; ८^१; १०; ८,
 २; ९; १०, १; ११, १; १४, १; १६, ७;
 १८, १; शांआ. १, ४; १४, १; शा.
 ३, ४, ४, ५; ६, २, २४; ८, ५,
 १, १७; ९, १, २, १७; कृस्ते शा.
 १, १, २, ४; १४; ४, १६; ५, १७; ५,
 ४, ५; ६, १, १४^१; ८, १, ४२; २, ३,
 ४, ५; ६; ४, ३, १२; ५, २, ११-
 १३; ६, १, ३५^१; ३, २; ३, १, ४, ६;
 १७; ३, ४, २४; ४, ३, २; ५, १,

२५; ६, ३, ४; ८, २, १३; ५, ११;
 ९, १, ७; ८; १०; ११; १३; १५;
 १७; १९; ४, १, १, २०; ४, ६; ३, ४,
 २७; ५, ६, ५; ७, १, ५, २५; २८^१;
 २, १, २; ४; १३; १५; १६; १९; ३,
 ९; ३, १, १; २; ४-१२; ४, ३, १६;
 २१; ४, १५-२१; २३; ६, २, १,
 १७; २, ३९; ४०; ४, ४, १३; ७, २,
 १, ७^१; १७; ४, १, ५; ८, २, ४, १६;
 ५, १, ४^१; ६, १, १५; ९, १, २, १३^१;
 १६^१; १७^१; १८; १९; ३४^१; २, ३,
 ८; १६; ४, १, २; १५; ५, २, ४-७;
 १०, १, ४, १; ८; ९; ४, २, ३०; १२,
 ४, १, ८; ४, २, १; ९, १, ७-९; २,
 ६; १३, २, २, ३; ४; ६; ७; ९; १६;
 ६, ८; १०, १; ८, १, १९^१; ४, ५;
 १४, ३, १, २७; ७, १, २; १४; २,
 ७^१; ९, २, १५; का. १, ३, २, ११;
 ५, १, ९-११; ६, १, २४^१, ३,
 २; ४; २, १, २, ६; १६; २, २, ९;
 तै. १, १, ५, ६; ८, ३, ५; ३, ५, १;
 ७, ३; ५, २, १; ६; ९; ६, १, ५; ७,
 १०, २; २, १, ५, २; ३; ५, ५, ३; ३,
 ३, ११, २; ८, २३, १; ३^१; तैआ.
 २, ११, १; ५, २, ७; ६, ४; ८, ७, १;
 जै. १८; ४०; जैउ. १, १, ४, ८;
 १०, १, ११^१; २, २, २, १; २; सा.
 १, २, ९; ३, ३, ४^१; ष. १, ४; गो.
 १, १, ५; ६; ८; १०; ११; २, ४; ३,
 २; २, ३, १९; कृणुते तै. २, ८, ३,
 ३; ५, २; कृणुते शांआ. १२, ५;
 तै. २, ८, ७, २; गो. २, १, १७; ४,
 १०^१; करोति ऐ. १, १०; १३;
 २१^१; ३०; २, ६; २६; ३४; ३५^१;
 ३७; ३८; ३, ६; ७^१; २०; २२^१; ३३;
 ५, १५; २६^१; ३४^१; ७, ३४; ८,
 २४^१; २६; ऐआ. १, २, ४^१; ३, १;
 ५, १; २, १, ७; ३, ६^१; ५, २, २^१; शां.
 २, १; ९^१; ३, ४^१; ५; ७; ६, १२^१;
 १३^१; ७; ८; ४; ५; ७-९; १०, ३^१;

४; ५; १२, ५; १३, ६; १४, २^१; १५,
 ४; ५; १६, १; १८, ५; २२, १; २३,
 २; २४, १; २६, ५; २७, ७; ३०,
 १^१; शांआ. २, १; ४; ४, ७; शा. १,
 ३, १, १५; २१; ६, १, ८; २१; ३,
 २९; ३०; ७, २, २; ३; ४; ५^१; ४, २;
 ३; ८, १, ३३; ३, २३; ९, २, १९;
 २, ३, १, ३४; ३५; ३७^१; ३८^१; ४,
 १८; २०; ४, १, १४^१; ५, २, ३३;
 ३, १, ३, २७; २, ४, १६^१; ४, २, ३;
 ३, २; ५, १, ३४; ८, १, ६; ८; ४, ३;
 ४; ५, ११; ४, १, १, २२; २३; २६;
 २, ३, ४; ५^१; ५, १, ७; ५, १, ३, ६;
 १४; २, ४, २०; ४, २, ९^१; ३, १; ६,
 २, १, १९; २, १८; २९; ४, २, ८;
 ५, १, ११; २, ८; ३, ७^१; ४, ३; ४,
 १७^१; ६, १, २१; ७, ४, १५; ७, १,
 २, १५; २२; २, १, ४; ११; २, ११^१;
 ४, ३०^१; ३, १, २७; २, ६; ४, २, २३;
 २४; ५, १, ७; २, ५; ८, १, १, ७;
 ४, १, २१; ५, १, ७; ६, १, १७; ९,
 २, ३, ४; ३४; ४, १, १०; २, ११; ५,
 १, ५४; २, १२^१; १३^१; १०, २, १,
 ८; ३, ५, २; ४, ५, १; ११, २, ३, ९;
 ७, २३; ३, ३, ६^१; ५, ९, १०; १२,
 ४, ३, १०; ९, २, २; १३, ८, १, ८;
 १७; १४, १, २, १८^१; ३, २६; ४,
 ६; २, १, १४; २१; २, १३; १५;
 १६; १८; ३२; ४०; ४, २, २८; ३१;
 ६, २, ८; ७, २, ८; ८, १५, १२; ९,
 १, १६; का. १, ३, १, २३; ४, १,
 १४; २, ९; २, १, ७, १२; २, ४, १२;
 तै. १, ३, २, ५; १०, ९; १०; ४, ९, ४;
 ६, ५, १; २^१; १०, ५; २, १, २, ३, ४,
 २, २; ३, २, ९, १३; ३, १, ४, २;
 ८, ६; ७; १६, १; करोति शा. १,
 १, १, १०; २, १, ८; ३, १; १०-१२;
 ४, २, ४^१; २, २, ४^१; ७; १३^१; ३, ५;
 ४, ६; १६; १८; ३, १, १५; २२; २,
 १२^१; १४; ३, १-३; ८; ४, ८; १५;

‘कु’ इति Pw प्रथ. । √कृ तना. √कृ स्वा. = कृ (← कृष् भ्वा.) । ‘कु’ इति मुपा. स्वरश्चित्यः । कृ एकत्र स्वराभावः ।

५, १६; ४, ४, ७; ५, ३, २५; ७, १,
 ९; ११; २, १०; १६; २१; ३, १४;
 ८, १, ३५; ४०; ३, १२; २५; ९, १,
 १६; १७; २३; २८; २, ३५; २, १,
 १, ५; २, ३, २३; २५; ३, १, १७; ४,
 २८; ४, २, ७; २४; ३, १२; ५, १,
 १५; २०; २, ४; ६; २०; ३४; ४, ९;
 ६, १, ३; १०; ४; २, २; ३, १,
 ३, ८; १०; १६; २, ४, १३; ३, २,
 १४; १५; १८; १९; ४, ५; ८; २४;
 ४, १, २; ३, १३; ४, ८; १५; ५, १,
 ११; ३४; २, १०; १५; १६; १७; ३,
 २०; २५; ४, १; ८; १७; २२; ६, १,
 ११; १३; १८; २५; ३, ११; १६;
 ७, १, ४; ६; १२; १७; ४, ३; ४; ५;
 ६; ८, १, ५; ६; ९; २, १७; ३, १; २;
 १२; १८; ३३; ३७; ९, १, १४;
 १६; २, २; ३; ११; ३, ३; ७, १०;
 ४, २; ४, १, १, १९; २३; २, १५;
 १६; २, १, २; ११; २, ९; ३, ४; ४,
 १७; ३, २, ५; १०; ११; ३, १७; ४,
 २०; २७; ४, २, ३; ४; ६; ५, १, १;
 ३; २, ४; १०; ७, २; ६, १, ५; ७;
 ९-१२; ९, १, ४, ५; १२; २, १, २४;
 २५; ३, १, १०; २, ५; ३, ९; १२;
 ४, १०-१२; १३; १४; २३; ५, ९;
 १५; ३०; ४, २, ३; ७; ९; ३, २; १२;
 ४, २; ३; ९; १०; ११; १५; ५, २,
 ८; ९; १०; ४, १८; १९; २२; ६, १,
 ३, २०; २, १, १४; २, २३-२५;
 २७; ३, २, ३; ३, १०; १८; २३;
 २४; २५; ४, १, १०; १२; २, १;
 ५, १, २; ३; ६; १२; २, ३-६;
 ७; ८; १४; ३, १; ३; ४; ५; ६;
 ६, १, ७; ८; ९; ७, १, ५; १४; २,
 ६; ४, १; २; ८, १, १०; २, ४; ८;
 ७, १, १, ११; २६; ३७; ३८; ३९;
 २, १, ७; १८; ३, ६; ३, २; १८;
 १९; ४, १, ५; २, २८; २९; ५, १,
 २५; २, १७; २३; ३८; ६२; ८, १,

१, ९; २, ६; ९; ४, ४; ७; २, १, १६;
 ४, १९; २०; ३, २, ४-६; १२;
 ४, ३; ४, २, १४; ५, १, १३; ६, १,
 २२; २, १२; ३, १३; ७, १, ६;
 २२; २, ३; ३, २०; ९, १, १, १८;
 ३९; ४२; २, ३५-४०; २, १, ९;
 २, ६; ३, ४४; ३, १, १; १३; १४;
 १६; ४, २, १५; २५; ३, १; २; ३;
 ४; ८-११; १६; ५, १, ४२; ४३;
 ४४; ५२; १०, २, १, ४; ५; ६;
 ७; ८-११; २, ८; ११, १, २, ४; ५,
 ९; २, ५, ४; ५, ९, ५; १२; ७, ४,
 ४; १२, ५, १, ७-११; १२; २, ५;
 ७, २, ३; १२; ३, ५; ६; ११-१३;
 १४; ८, २, ६; १२; १५; ९, २, २;
 १३, १, २, ३; ३, ६; ८, २; २, २, ७;
 १५; ७, १२; ८, ३; ९, ५; ८; ३, १,
 १; ५, ४; ४, १, १४; १५; ६, २, ७;
 ८, १, १; ६; ११; १४; १५; १७;
 १९; २०; २, ३; ३, ५; ८; १०; १२;
 ४, १२; १४, १, २, ३-६; ९; १०;
 ११; १३; १५; १७; १९-२१; ३, १;
 ९; ११; १५; १९-२६; २, १, ८; २,
 ५; ३; ३, १, २; ३; ५; ७; २, २१;
 ९, ४, २५; का. १, २, १, ९; ३, १६,
 २३; ३, १, १०; २३; २६; २७; २,
 ११; १२; ३, ७; २०; ४, १४; ४,
 १, २२; २७; ३, १३; १६; ५, १, ४;
 १७; ३०; ३२; ३, ८; ९; ६, १, २; ७;
 २८; २, १, २, १, २, ७; १४; ३, १,
 ५; ६; ९; १६; २५; २, १, ६; १०;
 १९; २, ५; ९; ३, १५; १६; ४, १२;
 तै. १, १, ८, ४; ३, ३, ४; ५, १; ३;
 ४; ७, ३; ८, ४; १०, २; ८; ६, ५,
 २; १०, ४; ७, १, ५; २, ६; ३, ५;
 ४, ३; ५, २; ५; ६, ५; ८, ५; ९, ६;
 १०, २; ३; ५; ८, ५, ४; ६; ६, ६;
 २, १, ३, १, ४; ५; ४, ३; ५, ७; ७,
 ९, ४; ३, २, १, २; ५; २, ५; ७; ३, १;
 ३; ११; १२; ४, ५; ५, ६; ७; ८; ६, १;

७, ६; ८, २; ४; ७; ९, ३; ८; ११;
 १२; १३; ३, २, २, ३, ४, ४, २, ५,
 ४; ६, २; ६-८; ८, ६; ७; ११; ९,
 ६; ७; ११; ८, २, ५; ३, ५; ६; १;
 ८, १; १५, २; २३, ३; ९, १५, ३;
 १६, २; २१, २; तैआ १, ७, ५;
 १२, ५; २३, १; २६, ५; ५, ३, १; २;
 ३; ४; ५; ७; ३; ४; ९, ३; तां. २,
 ३, ४; ७, ५; ८; ३; १०, २; ३; ३, ९,
 २; ६, १, ६; ७; ९; ४, ९; ५, १५; ७,
 ४; ९, ७; २१; २३; १०, ९; १४; ८,
 २, ११; ९, ५, ८; ६, ५; ९, ७; ११,
 ११, ८; १२, ४, १६; ९, १०; १०,
 १६; १९, ४, ८; ६, ३; १६, ५, ६;
 ११, ३; ४; ६; १३, ७; १७, १, ५;
 ११; १९, १, २; ११, १०; १२, ६;
 २०, ४, ७; १२, ४; २१, १, ८; ४, २;
 ५; ९, ७; ११; १५; १६; २३, १०,
 ३; जै. ८; २४; २७; ६२; ८६-
 ९९; १४०; १५१; १८१; १९०;
 २०३; जैज. १, १, ३, १; ७, १; ११,
 १, ४; १२, ५, २; ३; ४; ५; १३, १,
 ३; २, १, २, ८; ५, ३, ४; ३, १, ५, ६;
 ६, ४, ९; ७. १, ३; ४; ६; २, ८; ३,
 १; ९; १०; ४, ४; गो. १, १, ९; २२;
 २, २; ९; ११; १४; २, १, १; २,
 १३; १४; ३, ३; २०; २२; ४, ७; ६,
 १२; कृगोति ऐ. ८, २६; शां. २०,
 २; २६, १६; शांआ. १२, ६; तै.
 २, ४, ५, ६; तैआ. १, २९, १;
 कृगोति तै. ३, १, ३, २; कुर्वति श.
 ४, ६, ७, ९; कुर्वति ११, ६, २, ६-
 १०; जै. १२७; कुर्वति: श. २, ५, २,
 ३६; ३, २, २, ४; ५, ४, १७; ८, २,
 १०; ४, २, १, १५; १९; ५, ४, ४,
 २०; १४, १, ३, १; तां. १, २, ६;
 कृगुत: तै. ३, १, २, ७; कुर्वति शां.
 ५, ७; ९; १२, ३; १८, ६; ८; ३०,
 ११; शा. १, ९, १, ११; ४, २, १, ५;
 ८, ४, ३, २; ९, ५, २, १४; १०, ४,

३,१०^१; कुर्वते श. १, ९,१,१०;
 २, ६,२,१६; ४,४,३,१५; ६,५,
 २,१९^१; ८,४,३,२^१; ९,५,२,११;
 १२, ४,२,८; १३,८,१,५; २,१;
 का. १, ६,२,८; तै. १, २,५,३;
 ३,८,४; ५,९,४; ८,४,२; २,५,६,
 ५; ३,९,४,८; तां. ४,३,११; १६,
 ५,११; १८, ८,९; जै. १२७;
 १४२^१; १८०; कुर्वन्ति ऐ. १,३;
 २६; २, ११; २६; ३,६; ३२; ५,
 २४; ६,३^१; ५^१; १७^१; ३२; ७,१०;
 ८,१; २^१; ४; शां. १, ५^१; ४,१३;
 ५,७^१; ९; ७,२; ८,२; १०,५; १२,
 ६; १४,३^१; १६,६; १७, १; ७,९;
 १८,१०; १९, २^१; ७,८; १०; २४,
 ८^१; २५,४; २६,५; २८,१०^१; २९,
 ३; ३०, ३; श. १, ७, ३, १२;
 ४,७; २, ३,२,८; ३, ४, २, ३;
 ४,४,३,१३; ६,७,७,८; १९^१; ८,
 ७; १२; ६,२,१,१०; ७,१,२,१५;
 ८,६,२,१८^१; ६,३,११; ७,३,३;
 ९, १,१,२३; ४,१,९; १०,२,३,
 ७; ४,३,२२; ११,२,७,१५; १२,
 ७,२,१२; १३,२,२,१५; का. १,
 ५,१,३८; तै. १, ४,५,१; ८,१०,
 ३; ३,१०,१०,१; कुर्वन्ति श. १,
 १,१,१७; ४,१, ३५; ४,७; ६,४,
 २१; ७,३,१२^१; ४,७; ८,२,२; ९,
 २,३५; २, ४,४, २५; ५,२,१४;
 १५; ६,१,५; ३३; ३,१,२,६; २,
 २,१५; ३,४, ३१; ४,१,५^१; ३,
 १३; १९^१; ६,३, ५; ८,२, ३०;
 ४,३,२,२; ४,१,८; ५,२,१०; ६,
 १,१; ७,३; १९^१; ८,१२; ५,१,२,
 १५^१; २,२, २०; ३,२,७; ५,५,
 १६; ६,१,२,२२; २,१,९; ३८;
 ३९; ३,१,४२; ५,२,१९; २२; ८,
 ५,३,८^१; ६,२,१८; ९,५,१,१९;
 २०; २१; २३-२६; ५२; १०,४,
 ३,२२^१; ११,१,४,१; १३, २,२,

१५^१; ४,३,३; ४,३; ४; ५,१,२;
 ८,१,१^१; ३,१०^१ १४,३,१, ३५;
 ४,३,३४; का. १, १,१,३; ५,१,
 १२; १३; ६,१,४; तै. १,४,५,१-
 ४; ७,५; ८, २, १; ३, १०,१०,
 २; तां. ५, ६,८; ९; ६, ४,१४;
 १५; ५,१६; ७,५; ७,७,५; ९,८,
 ११; १६; १२,१३,८; १३,९,१६;
 १५, ९,१५; १८,१०,८; २१,१,
 ८; १५, ४; जै. १३; ३७^१; ७७;
 ८६; ९३; १६४^१; १६८^१; जैउ. १,
 १६,१,३; १८,१,१०; ३,३,४,६;
 ४,२,२; ष. १, २; ७; २, ४; ८;
 गो. १,१,२४; २८; ३,१; २,१,
 १५; २५^१; २६^१; ३,९^१; २२^१; ४,६;
 ५, ४; ५; ११^१; १५; ६, १२;
 कृण्वन्ति तै. ३, २, ९, ८; कुरुषे
 शांआ. १२,१ करोषि तां. १३,३,
 २४; कृणुथ तै. २, ८, ८, १२;
 कुर्वे श. ५,४,३,१०; १२; करोमि
 ऐ. ६,३३; ऐआ. २, ४, २; शां.
 ३०,५; तै. ३, ७, ५,१; करोमि
 तै. २,५,६,१; ३,३,१०,२; ७,५,
 २; ६,३; तैआ. २, १२, १; ४,२,
 ६^१; ४२,५; ५,३,३; ६,९,१; तां.
 १,६,१२; जै. ५३; सं. २,३,१९;
 कृगोमि सं. १, ५, २; कुर्महे ऐ.
 ७, १८; तैआ. १, ३१, ६; जै.
 १३२; १७४; कुर्मः श. ९,२,२, ७;
 कुर्मः श. ४,१,२,१९; २,१,८; १३,
 २,२,१५; १४,६,१,४; तै. २,४,
 ३, ३; जै. ९; इकर्मः तै. २, ७,
 १५,१; कृगुमः तै. ३, १,२,११;
 कृगीमलि तां. १२, ६, ३; चक्रे
 शां. १८, ४; शांआ. १, ६; श.
 १,७,३,१९; ४,१,४, ३; ५; ११,
 ५,१,१७; तै. २, ८, १,५; चक्रे
 श. १,२,५,९; ६, ३,८; ४,२,१,
 ७; ५,३,५,१९^१; १४, ५,५,१८^१;
 का. २,२,३,८; तै. २,४,७,९; तैआ.

३,१२,४; जै. ५३; १९८; चक्रार
 शां. २८,४; श. ४,४,५,४; ७,२,१,
 १७; तै. १,६,१,४; २,४, ७, ९;
 ५,४,१; ३, ७,१२, ३; ४; तैआ.
 ६,१०,१; चकार श. १, ६, ३,
 १७; २,४,२,४; ४,१, ३,१४; ५,
 ३; २,१, ७^१; का. १,३, ३, ४^१; २,
 २, १०; तै. २, ४, ३, ५;
 जै. ६; १५२; १५७; १९८; जैउ.
 ४,६,१,३; सा. १,७, १; गो. १,
 २,१८^१; चक्रतुः तै. ३,७, ९, ७;
 जै. १३०; चक्रिरे शां. ८,८; १५,
 २; तै. २,८,८, ७; तैआ. ६, ३,
 ३; चक्रिरे श. ३, ४,४, ३; १४,
 ४,३,३४; तै. १,२,१,१२; २,७,
 १२,६; जै. १४२; जैउ. ३,२,५,
 २; ष. १,४; चक्रुः तै. २,७,१२,
 ६; चक्रुः श. ३,३,४,२; ६,२,२;
 ११,२,३, ८; का. १, १,४, २४;
 तै. २,८,१,१; जै. १५१^१; चकृषे
 तै. ३,५,७, १; चक्रथुः तैआ. ६,
 ६,२; चक्रर तै. ३, ७, १२, ३;
 तैआ. २,४,१; चकर तै. २,८,३,
 ६; चक्र गो. १, ४, १७; चकृम
 शां. २६,१४; श. २,५,२,२५^१;
 १२,९,२,३; का. १, ५, १, २३;
 तै. २,४,४,८; ६,६, १^१; २; ३,७,
 १२,१^१; ३; ५; ६; तैआ. २,३, १^१;
 ६,२; तां. १, ६, १०^१; करिष्यति
 शांआ. ११,१; श. २,३,४,६; ४,
 १,१४; १४,६,१,९; का. १,४,१,
 ५; तै. ३,१०,९, १४; तैआ. २,
 ११,१; करिष्यति का. १,४,२,९;
 गो. २,२,५; करिष्यतुः तै. २,८,
 ५,२; करिष्यन्ते जै. १८८; करि-
 ष्यन्ति श. ४, ५, २, १५; जैउ.
 १,३,४,४; २, ४, ३, ७; करि-
 ष्यसि श. १२,९,३, ५; ७^१; जैउ.
 १,१२,५,१; करिष्यथः श. ६,६,
 २,५; करिष्यथ श. २, २,२, १२;

† मुपा.स्वरभावश्चिन्त्यः । ‡ मुपा.स्वरश्चिन्त्यः । तु. = श. २,४,२,४ । 'भा' इति संहितायां दीर्घः । § अत्र प्लुतिः द्व. ।

का. १,२,२,८; तै. ३, ३,८, ६;
 करिष्ये ऐ. ५,२८, शा. १०, ६, ५,
 ५; तै. ३, ७, ५, १; करिष्यामि शा.
 २,२,२, १६; १२, ९, ३, ६; का.
 १,२,२, १०; तै. ३,२,२, ४; ७, ६,
 २; तां. १, ३, ६; जै. १९८; मं.
 २, ४, ६; गो. १, १, ३२; २, ६, १३;
 करिष्यावः जै. १९०; करिष्यामहे
 शा. ७, ४, १, ३; करिष्यामः ऐ. २,
 ११; ३१; ६, ४; शा. ६, ८,
 २, १; १४, ७, २, २६; जै. १,
 १८, ५, ६; करति ऐ. २, ३४; ३,
 ३४; कर्त्त ऐ. ३, २२; ३८; शा.
 २, ६, २, ११; ४, २, ४, २३; का.
 १, ६, २, ६; तै. ३, ६, ११, ४;
 कर्त्त शा. ७, ५, १, २२; तै. २, ४, ४,
 ६; ७, ११; ५, ३, १; ६, १८, ४;
 ७, १५, ५; ३, ६, २, २; ७, ४, ५;
 १०, ५; तां. १, ६, १७; गो. २,
 २, १४; कर्त्तव शा. ४, २, ४, २३;
 ६, ८, १३; १५; जै. १८०; कर्त्तः
 तै. ३, ६, ११, २; कर्त्तः तै. ३,
 ७, १०, ५; कर्त्त तै. २, ८, ६, ३;
 कर्त्तव शा. ६, ३, १, १५; कृण्वन्
 तै. २, ८, ७, ३; कर्त्त तै. ६,
 १, ४; कर्त्तः तै. ६, १, ४; कर्त्तव्य
 शा. १३, ४, २, १७; कृण्वथ ऐ.
 २, ७; शा. ९, ५, १, ४७; कर्त्तव्य
 शा. ४, १, ४, ४; करामहे शा. ५,
 १, ४, ४; कर्त्तव्य शा. ८, ६, ३, २०;
 कृणुताम् शा. ८, ६, ३, २०; तै. २,
 ५, ३, १; ३, १, १, ५; कर्त्त
 तै. ६, १०, १; कर्त्त तै. ३, ७,
 १२, १; ६; कर्त्त शा. ६, ५, १,
 ९; १२, ८, १, २२; १४, ९, ३, १०;
 ४, २, ४; तै. २, ६, ३, ५; १०, ६; ७,
 १७, २; ३, ७, ४, २; ११; ५, १, ६,
 १३; तै. ४, २, ५, १, १३; ६,
 ९, १; १०, १, ११; कृणुत शा.
 ३, ६, ३, १२; तै. २, ४, ८, ७;

३, ५, ७, ६; ११, ४; १२, २;
 कृणुत शा. ३, ६, ३, १२; ४, ३, ४,
 १३; ५, ३, ९; ६, ५, १, ९; ११; तै.
 २, ४, ५, १; ७, ६; ५, ८, ९; ८, ४, १;
 ३, १, २, २; ११; ७, १४, ४; तै. आ.
 ६, ४, २; जै. ११६; मं. १, १,
 ११; १५; २, १, १५; गो. २, २,
 १५; ४, १६; कर्त्तव्य शा. ३, ८,
 ३, ३; तै. ३, २, ६, ४; जै. १४३;
 १९०; कृणुताम् ऐ. २, ६; तै.
 ३, ६, ६, २; ३; कृणुताम् तै. ३,
 १, १, ११; कृण्वन्तु शा. ६, ५, २,
 ३-६; कर्त्तव्य शा. ११, ५, १, १५;
 १६; १३, २, ७, ११; तै. आ. १, २, ४;
 २३, ४; जै. २, ४, २, ११; गो.
 १, २, १९; कृणुष्व ऐ. १, १९;
 शां. ८, ४; शा. ७, ४, १, ३३;
 तै. आ. ६, ४, २; १०, २०, १;
 मं. १, ३, ११; कर्त्त ऐ. ३, ४, २;
 ८, १०; ऐ. आ. २, १, ४; शां.
 ६, २-९; ९, ४; शां. आ. ४, ९;
 १२, १; शा. १, ७, ३, ६; ९; ९,
 २, २०; २, ३, ४, १३; २९; ३८;
 ३, २, २, २२; ६, ६, ३, १०; ११,
 ५, ४, ५; १४, ४, १, ३१; ३२; का.
 १, ४, १, ११; २२; २७; तै. १, २,
 १, २६; ३, ३, ११, २; ७, ९, ६, ९,
 १६, ३; तै. आ. १, ३०, १; तां १,
 ६, ७; जै. १८६; जै. १, ३, २,
 ६; ८; ३, २, ४; मं. १, २, १९; ६,
 २६; ३१; ७, ६-८; २, २, १८; ५,
 ७; कृणु तै. २, ४, २, १; कृणु शा.
 १, ९, २, २०; तै. १, २, १, २५; २,
 ४, ७, २; ३, ३, ९, ९; कृणुहि
 ऐ. १, १३; ४, ३२; ऐ. आ. ५,
 २, २; शा. २, ३, ४, ३५; का.
 १, ४, १, २५; कृणुहि शा. ५, ५,
 ४, २, ४; ७, ५, २, १७; तै. २, ४,
 ७, ३; ७; ८, ४, २; ३, ६, ३, १; तै. आ.
 १०, १, ११; कृणुत शा.
 ३, ६, ३, १२; तै. २, ४, ८, ७;

२७; ७, ३; तै. २, ८, २, ७; ३, ६, १,
 २; कृषि शा. ३, २, १, ३०; २, २२;
 ६, ३, १५; ४, ३; ९, ४, ५; १२;
 ४, १, १, १३; ५, १, १६; तै. २,
 ४, २, ३; ४, २; ७, ५, २; ७, ५, ८,
 ८, ७; ३, ७, ६, २१; ८, १; २; ११,
 ४; तै. आ. १, १२, १; २, ५, १; ६,
 १; ४, ७, ३; १०, १, ९; तां. ६,
 १०, १३; १५, ४, ३; मं. १,
 २, १९; कर्त्तव्य शा. ४, १, ५,
 १०; ११; जै. १८६; २०४;
 कृणुताम् तै. ३, ३, ७, ७; तै. आ. ४,
 ३१, १; कर्त्तव्य शा. ६, ८, २, ३;
 कृणुष्व शा. ८, ६, ३, २२; तै. २,
 ८, ४, ७; जै. १६८; गो. १, १, २८;
 कर्त्त शा. १, ४, १, ३९; ६, ४, ४;
 ११; ८, २, ९; ४, १, ३, ४; ६, ७, ६;
 ७, ४, १, १३; १०, ५, १, १; १४, ९,
 २, १३; तां. १०, १२, १; जै. २११;
 कर्त्त तै. आ. २, १८, १; कृत् शा.
 ७, २, ४, २७; कर्त्त ऐ. आ. ५, २,
 २; कृणुत शा. ३, २, २, ७; २, ६,
 १, ३; ३, ७, ७, १३; मं. १, १, ६;
 २, १, १२; कृणुत शा. ११, ५, १,
 ७; जै. २१२; कर्त्तव्य ऐ. ६,
 १, २१; शां. ३, ५; १२, ५; २९,
 १; शा. १, २, २, ९; ४, १, ३५;
 ७, २, ९; ८, १, २९; ३, २, २, १५;
 ३, ४, ३१; ८, ७, २, १६; १३, ८, १,
 २; १८; ३, ११; १४, २, २, ४६; ५,
 ४, १; ७, ३, २; कर्त्तव्य शा. १, १,
 २, ५; ७, २, १, ४; ३, २, ६; ५, २,
 ५; ८, ५, १, ७; ९, २, ३, ४; १३, ८,
 १, १०; १; ४, ३; गो. २, ६, ३;
 कर्त्तव्य तै. आ. ८, १, १, कृणुत-
 वही शा. ११, ५, १, ६; कर्त्तव्य शा.
 १, २, १, २; कर्त्तव्य ऐ. १, १४;
 शा. ३, ४, २, ४; ६, २, २, ४; ४, ४,
 ३, ११; ८, ५, १, ३; ९, १, २, ३३;
 ५, २, ११; जै. १७२; जै. १, १६,

† M.w. लटि रूपमाह । ‡ 'अकर्त्त' इति मुपा. चिन्त्यः । ¶ मुपा. स्वरामावश्चिन्त्यः ।

१,१^३; करवाम श. १,८,२,५; ३,
१८; ६,८,२,१^३; करवाम श. ६,१,
१,३; ७,४,१,३; १०,१,३,६; का.
१, ४,१,१६; २,१,४,१^३; तां. ६,
५,१९; जै. ९; १४; ४८; कृगवाम
मं. २,४,३; अकुखत ऐ. ३, २७;
३९; शां. २३,४; शा. २, ५, २, ११;
१२; १३; ३,९,१,७; ८; १०; ११;
१३; १५; १७; ४,३,१,११; ५,
२,१,१८; ४,३,२०; ६,३,१,३१;
८,२,४, १६; ९,४,१,३; १०,१,
४,१; ८; ९; ४,२,५-१८; २७; ६,
५,१; ११,१,६,५; ११^३; ५,२,१;
१४, ४,३,१; ८^३; का. १,५,१,९;
१०; ११; तै. १,१,८,३; २,२,९,
१; ३,१०,१; तैआ. ५, ११,१,५;
८,७,१; जै. ५; ८८; १८०; १९७;
१९८; २१२; जैउ. २, ४, २, ११;
४, ११, १, ८; १३; अकरोत्
ऐ. ३, २०; ५, ३२^३; शां. ६, १;
१५, ३; शा. ६, १, ३, १०-१७;
७, ५, १, ५^३; ९, ४, १, १२; अक-
रोत् श. १, ७, ३, ७; ९; ३, १, ३,
१२; ५, ४, ३, २; ६, २, १, ८; ९;
३, १, १८; ५, १, ५; ६, १ १९; २०;
२१; ७, ४, १; ७, १, १, ७^३; ८, ४, २,
३-१२; तै. १, ४, १, १; तां. ८,
२, १०; ९, २, १, ४; १३, ४, १; जै.
३८^३; १८३; १८६; जैउ. १, ३,
२, ७^३; ९; ३, १; ३^३; ५^३; गो. १,
३, २^३; अकृणोत् तै. २, ८, ३, ८;
अकृणोत् श. १, ४, ५, ३^३; तै. ३,
३, ७, ७; अकुखताम् ऐ. ४, ८^३;
तां. १४, ६, १०; अकुर्वत् ऐ. १,
२३^३; २, १९; ३६; ४, ७; शां. ८,
८; शा. ७, १, २, ४; २, ३, ५; ४, १, ४;
८, ५, १, ४; ९, २, १, १३; ११, १,
६, २१-२३; ५, ८, ४; तै. १, ५,
६, १; तैआ. १, ९, ६; अकुर्वत् श.
१, २, ५, ११^३; ६, १, ११^३; २, ५, १,

१४; ३, ४, ३, ४; ६, २, २४; ७, २,
१, १७; ३, ५; ८, ५, १, ४; ६, १,
१५; २१; ९, १, २, १३; १६; १७;
१९; ३४; २, १, १३^३; ५, २, ४-७;
११, १, ६, २१^३-२४^३; १४, १, २,
१०; २१; का. २, २, ३, १०^३; तै.
१, ४, १, ३; ५, ६, १; ९, ४^३; ३, ९,
२२, ३; तां. ९, १, ३८; जै. १५;
१३२; १७२; १७४; ष. १, २;
गो. २, २, ११^३; अकुर्वन् ऐ. १,
१४; २, ३१^३; ३, २२; ४५^३; ५,
३२^३; ६, ३२; ८, १२; शा. १,
६, ४, १२; ७, २, १, ४^३; ३, २, ६^३;
४, १, १३; ५, २, ५^३; ८, ५, १, ७^३;
९, २, ३, ४^३; ४४; १०, १, ३, ८; २,
२, १; अकुर्वन् श. १, ५, ३, २५;
८, २, ११-१३; २, ४, ३, १२; ५,
२, ४; ६, १, ३; २, २; ३, १, ७, २९;
६, १, १, ३; ३, १, १८; ३, १०; २६;
५, २, ३-५; ४, १, ७, १, ५; ७, २,
१, १७; ३, २, १८; ४, १, ४; ६; १३;
८, ७, २, १९; ९, २, ३, ३; ५१;
१०, १, ३, ३; ६; ७; ४, ३, ५; ५, २,
९; का. १, ३, २, ११; ६, १, २;
२, १; तां. ८, ४, ५; २०, १२, ५;
जै. ११; २२; ८०; २११; जैउ. १,
१८, ५, २; ३; ४; ष. ३, १; गो.
२, ६, १२; अकृणवन् तै. ३, ६, ९,
१; मं. १, १, ४^३; अकरोः श ११, ५,
१, ७; अकृणोः श. ४, ४, ६;
तै. ३, ६, १०, १; जैउ. ४, ३, १, १;
अकृणुतम् मं. १, ७, ५; अकरवम्
श. १४, ७, २, २७^३; तैआ. ८, ९,
१^३; जैउ. १, १, ५, २; अकुर्वी
जै. १८६; अकुर्महि तां १०, १२,
१; अकुर्म श. २, २, ३, ७^३; का.
१, २, ३, ५^३; जै. ९४; कुर्वीत् ऐ.
१, ५^३; २, १^३; ४, २; २०; ७, ८;
१२; ऐआ. ३, २, ३; ४; शां. ४,
१४; १०, १^३; २^३; १५, ४; २७, ६;

शांआ. ८, ३; श. १, ६, २, १२;
१२, ४, १, २; तैआ. १, ३२, १;
कुर्वीत् श. १, २, ५, १७; ३, ५, १,
२५^३; ६, २, २४; ४, ५, ८, १३; ५,
२, ४, २०; ९, १, २, १४^३; १०, ४,
१, १९; ११, ४, २, २०; ५, १, १७;
८, ६; ७, २, ८; ३, १^३; २; ३^३; १२,
२, २, ४; ४, १, ११; १३, ३, ५, २;
१४, ७, २, २३; का. १, १, ४, ८;
तै. १, ४, ५, ४^३; ६, ४^३; ५, २, १^३;
५; ९; ३, ९, १, ५, १; तैआ. ९, ९,
१; ११, ५, ११; जै. ३३; ४१-४५;
६१; ६६-६९; ७०^३; ७२; १२७;
जैउ. १, ६, ३, ६; ३, ४, ३, १०; ष.
१, २; ५; गो. १, १, ५; ६; ८; १०;
११; ४, २०; ५, ११; २, १, ३;
२, ६; कुर्वीत् ऐ. १, ४; ११^३;
२५^३; २, १५; २२; २६; ३६;
३, ३; ७; १०^३; ११; ३२; ४६;
५, १६; ६, ९; २१; २६^३; ३६; ७,
१२; १७^३; २२^३; २६; ऐआ. १, १,
१^३; ३^३; २, २; २, ३, ६; ५, १, ४;
शां. १, ४; ५; ३, ४; ८; १०, ३; १४,
५; १६, १०; शांआ. ८, ७; शा. १,
२, २, ९; ९, १, १४; १८; २, १४;
१५; १६; २, ५, २, ८; ४, २, ३, ११;
६, १, २, ३१; ६, ४, १, ४; ७, ४, १,
४५^३; ९, ४, ४, १५^३; ५, १, ४३^३;
का. १, २, ३, २३^३; ३, १, ८; ४, २,
९; ५, १, ६; २, १, १, ३; २, १, ९;
तै. १, ५, ११, ४; ३, ११, ९,
१; कुर्वीत् श. १, १, १, १०;
४, २४; २, २, ९^३; १०^३; ५, १०;
१४; ३, १, ११; १६^३; २, ८; ९; ३,
१८; ५, १६; ४, १, ३; ३७; ५, १, ३;
२, २; ३, ७; ८; १५; ६, १, १९; ३,
४०; ४, २१^३; ७, २, ९; ३, १२^३;
१९; २७; ४, १०^३; ८, १, २५; २९;
२, ५; ९, १, १४; १८^३; २, २-४;
१४; २३; ३, १, ४, ३; ४; ८; २७;

२,३,११३; १३; २७; ३,१,१४;
 ४,१,१४; २,७; ३,७; १४; ४,२०;
 ५,१,१४; २,१०; ३४; ६,१,४८;
 ३, १,२,३; २,१,३६; २,५; ६;
 १४; १५; ३,२२; ३,२,१८; ४,२,२;
 ३१; ४,१,५; ३,१,२; ५,२,३; ६,
 १,२९; ३,६; ७,२,४; ३,७,८,१,
 ८,५,८; ९,३,११; ३०; ४,१,१,
 २३; २७; २,१९; २,१,९; २,९;
 ३,११; १८; ३,२,१३; ३,३; १०;
 ५,११; ४,२,३; ८; ३,१०; ५,१६;
 १९; ५,२,६; १३; ४,१४; ५,१,३,
 ६; ११; १४; २,२,३; २०; ३,५,
 २४; २५; ४,४,५,५,१७; ५,२,३;
 ४,१९; ३४; ५,१५; ६,१,२,३,१;
 ३९; २,१,१०; १३; ३९; २,४०;
 ३,१, ४,२; ५,२,९; १०; १९;
 २२; ६,१, २२; २,९; ७,२,४; ४,
 १५; ७,१,२,११; १५; २,१,१३;
 ३,१,७; २,८; १७; ४,१, ४४;
 ४५; ५,२,१०; ८,१,३,७; ४,१;
 ४,४,९; १०; ५,३,८; ६,३,११;
 १४; ७,१,४; २४; ९,३,४,११;
 १२; ४,४,१५; ५,१, ६१; २,९;
 ११; १४; १०,२,३,६; १७; ४,३,
 २१; ११,१,४,३; ५,४; २,४,९;
 ४,२,१; २; ४; १३-१५; ५,२,९;
 ४,१३; १४; ६,२; ७, २,४; ५;
 १२,१,१,२-५; ४,१,४; ५; १०;
 २,२; ७; ८; ९; ३,३; ७; ८; १०;
 ४,४,६; ७; ५, १,१-४; ७,८;
 ९-११; १३-१७; २,२; ३; ५; ७,
 २,१२; ३,१५; ८,१,६; ३, १८;
 १३,२,२,१४; १५; ३,४,१; ४,३,
 ११; ५,१,१४; १८; २,१०; ८,१,
 २; ३; ४; ७; ८; ९; १०; १२;
 १६; १८; १९; २,५; ३,१०; ११;
 १२; ४,११; १४, ४,१,२७; ३,
 ७,८,१३, २; १५,८; का. १,१,
 ४,२; ३; ४; ५; ७; २,३,९; ३,
 १,८; २,१२; ४,१२; ५,१, ८; ३०;

६,१, ३०; २,१,३,२५; २,१,७;
 ४,८; १३; तै. १, ३,१,२; ६; ४,
 ७,२; ५,११, ४; ६,३, ५; १०,१;
 ३,७,१,६; ९,१,४; ११,१; तैआ.
 १,२६; ७; तां. २, ३,३; ४; ९,३;
 १०,३-५; १३,२; १६,४; १७,४;
 ६,६,१०; ७,५; ९,१; ४; ६; १०;
 १३; २४; १०, १; ४; ६; ९; १२; १४;
 १५; १९; ७,१,११; ६,१२; ८,१,
 १; ३; ८; २,१; ३; ५; ७; ९; ८,१२;
 १९; ९, २०; ९,१,२८; ३०; ३२;
 ४,३; ६,१; ९; १३,४,१८; १९,
 १,२; जै. ३५; ३६; ७५; १२९;
 १३०; २११; जैष्ठ. १, १, ७, २, २,
 ५, १, ५; ३, १, ५, ५; ४, ४, २-४;
 सा. २, १, ५; २, ३, ५, ३; ३, १, ३;
 ४; ३, २; ४, ९-११; ६, ८; ९; ७, ९;
 सं. २; ष. २, ७, ८; ३, ८; गो.
 १, ३, २, १; २, १, १, ५; २, ८; ३, ३;
 ४, १, ५; ६, ३; १२; १६; कुर्वीर
 शां. २५, १, ५; तै. १, २, ५, ३, ४, ६,
 ७; जै. १६४; कुर्युः ऐ. १, १४; ३,
 ३१; ४, २; ६, ५; २, ३; ७, २; शां. ६,
 ११; ९, ४; १९, १०; २५, ४; ५; ६;
 २६, ९; शांआ. १, ५; शा. १, ८,
 ३, १०; १३, ५, १, २; कुर्युः शा. ३, ८,
 २, २०; ३, १०; ११, ५, ७, १०; १२,
 ५, १, १, ३; १३, ५, ३, ९; तां. ५,
 ६, ३; ९, ७, ११; ८, २; १३, ९, १६;
 १५, ९, ३; १५; १८, १०, ८; २३, २,
 २; २४, १४, २; ष. १, ५; ४, ३; गो.
 २, ३, २२; ६, ३; ५; कुर्याः तै. ३,
 १०, ११, ३; कुर्यात् शा. ४, १, ३, ४;
 कुर्वीय शा. ४, १, ४, १; ११,
 ५, ३, ८-१२; १४, ४, २, ३०;
 गो. १, १, ५; ६; ८; १०; ११;
 कुर्याम् शा. ९, ४, ४, १५; १४, ५,
 ४, ३; ७, ३, ४; तां. ६, ५, १५;
 कुर्वीमहि शा. ८, ५, १, ३; ९, १, २,
 ३३; ११, १, ६, २१-२४; कुर्याम
 शा. १, ५, ३, २४; अकृत शा. १,

९, १, ९; १०; ११; ११, ४, २, ४;
 तै. ३, ५, १०, २-४; जै. १४७;
 १६३; सं. २, ११; अकृत जै. ७६;
 ८७; १९४; २०३; अकरत् ऐ. ३, २, २;
 तै. २, ४, ४, ९; अकरत् शा. २, ४,
 १, १, ४; १४, ९, ४, २७; तै. ३, ७, १०,
 १; अकृत शा. ३, १, २, २, १; ११, ४,
 २, १; ९; १३; अकार्षीत् गो. १, ३,
 ४; कार्षीत् गो. १, ३, ४; अकृत
 ऐ. १, २, ३; २, २, ३; तै. ३, ५, १०, ४;
 तां. २, ३, १६, ५; जै. १३२; अकृता
 शा. ११, ६, ३, ३; १४, ६, ९, १९;
 अक्राताम् तै. ३, ५, १०, ३; अकरन्
 गो. २, २, १, ४; अकृन् ऐ. ६, १, ८; शा.
 २, ५, २, २९; ७, १, १, ५; तै. १,
 ६, ५, ५; अकृन् शा. ११, २, ३, ७;
 का. १, ५, १, २६; तै. १, २, १,
 १६; ६, ७; २, ५, ४, १; ८, ८,
 ११; अकार्षीः शा. १०, ५, ५,
 ३; गो. १, ३, ११; अकरः शा.
 ६, ३, ३, १४; अकः ऐ. १,
 १३; ३०; २, २, ८; ३, ३, ३; ६, २, ४;
 ७, ९; शां. २१, ४; २२, ४; शा. ४,
 ४, ५, ५; ६, ३, ३, १४; ९,
 २, ३, २, १; ११, ७, २, २; १२, ९,
 ३, १३; १४, २, १, १५; ९, ४, २, ८;
 तै. १, ७, ५, १; ३; ४; ५; ८, ५; ८,
 २, ४; ३, ३; २, १, १, २; ३, ३; ४,
 ७, ८; ३, २, ८, ५; ९, ११; ३, ३, १;
 ७, ३, ६; ७, ८, ३; ८, २, २, २; तैआ.
 ४, ८, २; ५, ३, ९; ७, ५, ८, १, ५;
 तां. १२, १३, ११; १३, ६, १०;
 २१, १०, ११; २२, ९, ५; जै.
 १९८; जैष्ठ. १, १, ५, १; ३,
 ३, ६; ६, २, ९; ३, ४, ३, ४; ष. २,
 ९; अकृष शांआ. १, ६; अकृषि
 जै. ४१; अकर्त ऐ. ७, १, ८; शा.
 ११, २, ३, ७; तां. २४, १, ८, ५;
 अकरम् शा. १, ७, ३, १९; ४, १,
 ५, ४; अकरम् शा. १४, ९, ४, २, ४;
 तै. २, २, १०, ३; ३, ७, १०, ३;

तां. १, ३, ७; अकार्षम् तै. ३, ७, ५, ५;
 तैआ. १०, २४, १; २५, १; गो. १,
 ३, १२; अकार्षम् ऐ. ६, ३६;
 ७, ३३; शा. १३, २, ९, ९; तै. ३,
 ९, ७, ४; तां. १, ६, १७; सा. १,
 ५, ५; मं. १, ८, ७; ष. १, ४;
 गो. २, ६, १६; अकर्म ऐ. ५, २४; तै.
 ३, ५, १२, २; जैउ. १, १८, ४, १३;
 कर्म शां. २४, ५; अकरिष्यम् ऐ.
 ६, ३३; शां. ३०, ५; गो. २,
 ६, १३.
 क्रियते ऐ. १, ८; १५; २५;
 २८; २, ७; २६; ३, २; ११;
 १५; ४७; ४८; ४, २६; ३०; ५,
 २१; ३३; ऐआ. १, १, ३; २, १;
 २; ४; ४, २; ५, ३; शां. ३, ६; ७;
 ८; ९; ५, ७; ८; ६, १४; ८, ६; ७;
 १५, २; १६, ७; १८, २; २५, ११;
 १४; २६, ३; ९; २७, २; २९, १; ३;
 ४; ५; शा. १, २, १, १; २, ५; ५, १९;
 ३, ३, १८; ४, ४, २; १५; ५, १, २;
 ६, २, ६; ७, २, ८; ९, ३, ४; २, ४,
 ४, २५; ५, २, २३; २५; ४६; ३, २,
 ३, २१; ४, ३, १२; ४, १७; १८; १९;
 २०; ४, ६, २, १; ९, २, २, १८; ३, ३,
 १५; ४, ४, २४; ७, ४, १, ४; ५, १,
 १२; ८, १, ३, ४; ९, ४, ४, १; १०,
 ४, १, १६; ३, १३; १९; ५, ३, ३-७;
 ९; ११; ११, २, ७, १-५; ५, ८, ७;
 १२, ३, ३, १४; ४, ४, ७; ९, ३, १०;
 ११; १२; १३, १, २, १; ३, ३, ६; ५,
 १, ७; का. १, ५, १, २१; २३; २,
 १, ४, १; २, ३, १८; तै. १, २, ६,
 २; ३; ४, ४, ७; ६, ६, ५; ३, २, ९, ८;
 ३, ६, ४; ८, ११; ७, ११, ५; ८, ३,
 २; ९, १७, ५; तैआ. १, २७, ४;
 ६, ११, २; क्रियते शा. १, १, १,
 १८; २०; २२; २, १, १; २, ५; ५,
 ५; ३, १, १८; ४, १, १; २; ४, २; ५,
 १२; ५, ३, १५; ६, ३, २३; २६;
 २७; ७, ३, ८; १३; ८, १, ३४; ९,

२, ६; १४; २१; २२; २, १, १, १३;
 ४, ४, ६-१०; २०; ५, १, १४; ६,
 ३, ९; ३, २, २, १; ५, १, २०; ३,
 १६; ७, १, २३; ८, ४, २; ७; ५,
 ११; ९, २, ८; ९; ३, ७; ४, १, १, ८;
 १०; १२; १६; ४, २, १; १०; १५;
 १८; ५, २, १; ७, ५; ८, १; १०, १;
 ६, ७, १९; ९, ७; ५, १, ३, २;
 ५, १; २, २, १८; ५, ८; ३, ३, १५;
 ५, २६; ४, ४, २४; ५, ५, ९; ६, ३,
 १, २७; ३, ४; १; ४, १, ५; ४, १९;
 ५, २, २२; ७, १, १४; ८, २, ६; ७,
 २, १, ४; २, ५; ३, २, ६; ५, २, ५;
 ८, ५, १, ७; ९, ५, १, २६; १०, १,
 ४, १४; ४, ३, १९; ११, १, २, ६; ३,
 २; २, ७, ३२; १२, ४, ४, ६; ७;
 ७, २, १६; ८, ३, २०; ९, २, ३; १३,
 ५, १, ७; १४, १, १, ३३; २, ६; ४,
 १६; २, २, ६; ७; का. १, ३, ४, ४;
 ५; ६; ४, ३, ७; ९; १२; २, १, १,
 १३; १४; २, २, ४, १; २, ४, १५; तै.
 १, २, ६, २; ३, १, ३; ७; १०, २;
 ४, ९, १; ६, ६, ५; ३, ९, १५, २;
 १०, ११, २; १२, ५, ११; तैआ. ५,
 ३, ९; तां. ४, ६, २०; ५, ३, ५; ५,
 ९; १७; २१; ६, ९; ६, ४, ४; ५; १२;
 ६, १२; ७, ३, ११; १८; ८, ८, १०;
 ९, ३, १०; ११; १०, ४, ७; १२, ८;
 ९; ११, ५, १७; ११, ७; १०; १२,
 ५, २३; ६, २; १०, ३; १३, ५, १५;
 ६, ७; १०, १३; १४; १४, ३, १९;
 ९, २१; ३२; १०, ९; ११, १९; २६;
 १२, १; १५, १०, ११; १६, ५, २५;
 ११, १६; १७, १, ४; १८, ७, ६;
 ११, ९; १९, ३, ५; ९; २०, १६, ७;
 २१, ९, १४; जै. १०७; १३१;
 १४७; १६५; १६८; १७१; १७३;
 २००; २०५; जैउ. २, ५, ३, ६; ३,
 ६, ६, २; सं. ३; ष. १, ५-७;
 गो. १, १, १५; २, १५; २, १, १२;
 १७; २५; २६; ५, ८; क्रियते ऐ. ८,

१; २; शा. १, ८, १, ३६; तै. २,
 ७, १८, ४; तां. १८, ११, १; २०,
 २, ३; क्रियन्ते ऐ. १, ९; ३, ४६-
 ४८; शां. २, ७; २५, १२; शा. १,
 ३, १, २६; ५, ३, २३; १०, १, २, ५;
 २, ६, १२; ११, ७, २, १; १३, ३, २,
 २; ३, २; क्रियन्ते शा. १०, ३, १,
 १; तै. १, २, ४, २; ६, ५; तां. ४,
 २, १४; १२, ९, ६; ११, ७; १३, ३,
 ४; ५, ७; ९, ६; १७; ११, ७; १४,
 ३, ५; ५, ७; १०; ९, ५; २७; ११, ५;
 ६; १५, ३, ४; ५, ५; ६; १६, ५, २५;
 १९, १०, १३; ११, ९; २५, १५, १;
 जैउ. ४, ८, २, २; क्रियातै शा.
 १३, ५, १, ७; तै. १, ३, १०, १;
 ३, ३, ३, ४; तैआ. ५, ७, ५;
 अक्रियत शा. ४, ६, ७, ५; १०, २,
 २, २; अक्रियत शा. १०, ५, ३,
 ३-७; ९; ११; क्रियेत शा. ३, २, ३,
 २१; क्रियेत शा. ३, २, ३, २१; तै.
 १, ५, ११, ४; ष. १, ५; क्रियेरन्
 ऐ. ६, ३१; जैउ. ४, ८, २, २; गो.
 २, ६, ९; क्रियासम् मं. १, ८, ७;
 क्रियासम् शा. २, ३, ४, २१;
 अकारि ऐआ. ५, ३, १.
 कारयते ऐ. ३, ४६; कारयति शांआ.
 ५, ८; कारयन्ति ऐआ. ५, १, ५;
 जैउ. १, ३, ४, ३; कारयेत जैउ.
 २, ५, ३, ९; कारयेत शां. १८,
 १२; सा. २, २, १; २; ३, ३-५;
 ६, १०; ७, १२; ८, ५; अकारयिष्यः
 जैउ. १, १, ५, २.
 चिकीर्षति शा. २, २, ३, १६; ५, २,
 ३, ४; ५, ४; ८; १२; चिकीर्षात् जै.
 १४; अचिकीर्षन् जै. २१; चिकी-
 र्षेत् शा. १, ९, २, २३; ३, १०; ३, ७,
 ३, ७; चिकीर्षेत् शा. २, ३, २, ८; ३,
 ६, २, १४; १५; ४, ५, १९; का. १,
 १, ४, ३; अचिकीर्षीः-शा. ३, ४, ३, ६-
 कर्त्-कर्णीय-कर्त्-करिष्ठ-करि-
 ष्यत्-कर्त्वे-वै, कर्त्वेभ्य- कर्तुम्

कर्त्तृ-कार्य-कुर्वत्, कुर्वाण- गद्र.
 कृत्वत्- ण्वतः श. १२, ४, १, ९;
 -ण्वन् शंआ. १२, २; ७; श. ६, ३,
 २, ८; तै. २, ५, ८, ८; १२; ३, ९,
 ४, ३; -ण्वन्तः तै. ३, ७, ४, १३.
 कृत्वती- ती ऐ. ५, २७; ७, ३;
 तै. १, ४, ३, १; २; ३, १, २, ६.
 कृत्वान्, न्- नः ऐ. ५, १८; शंआ.
 २६, १२; तै. २, ४, २, ५; जैउ. १,
 १४, ३, ६; ८; -ना श. ८, ६, ३, २, २;
 -नासः तै. २, ५, ८, १०; -ने तै.
 ३, ६, २, २.
 कृत्, ता- -तः ऐ. १, २८; शंआ. १८,
 ११; शंआ. १, १; श. ४, १, १,
 २२; १४, ९, ४, २, २; का. १, ३,
 ३, ४; तै. १, ५, ८, ३; २, ५, ५, ५;
 तैआ. ३, १२, ५; -तम् ऐ. १,
 २२; ३०; २, ३, ८; ५, १; १२; १५;
 २०; ६, ३; ७, १५; १७; ८, ७, ८;
 ऐआ. २, १, ३; ३, २, ४; शंआ. ९,
 ६; १९, ८; शंआ. १२, ५;
 श. २, २, ३, १७; ५, ४, १०; ४,
 ३, २, २; ६, ४, ५; ८, १७; ५, ४, ३,
 १२; ६, २, २, ११; २७; ६, १, ३;
 ८, १, २; ७, ४, १, ३, ५; ८, १, २, ९;
 ४, ४, ११; ७, ४, १०; ९, ५, १, २, ४;
 २५; २६; १२, ३, ३, २; १४, ४, ३,
 २६; का. १, २, ३, १३; ५, ३, १०;
 तै. १, ५, ११, १; २, ४, २, २; ३; ६, १,
 ४; ७, १२, ४; ८, ५, ४; ३, ७, ८, ३;
 तैआ. २, ६, २; ६, ९, २; १०, १, ८;
 १२; जै. ८३; १०२; २०६; जैउ.
 १, १, ७, ५; १३, १, ३; २, १, २, ८;
 ५, १, ५; मं. १, ८, ७; गो. १, १,
 ५; ६; ८; १०; ११; ३२; २, ६, ११;

-तस्य शंआ. २६, ४; तै. २, ४, ४,
 २; तां. १६, १६, ३; -ता श. ६, ६, २,
 ६; ७, ४, २, १७; १३, ८, ३, १;
 १४, ६, ९, ३, २; तै. १, ८, १०, ३;
 ३, २, २, २; तां. १८, ११, ९; १०;
 जै. १४९; -ताः श. १३, ८, ३, ६;
 १४, १, २, ९; २, २, ५, ३; तैआ. ३,
 १२, ३; -तात् तैआ. २, ३, १; -तान्
 ऐ. ३, ३८; शंआ. २५, ९; श. ६, २,
 १, ६; -तानि ऐआ. ५, २, ३; श.
 ९, ५, १, ४, २; जै. १४; सा. ३,
 ५, ५-७; गो. १, २, २३; -ताम्
 तै. २, ४, २, ४; -ताय श. ३, ३,
 ४, १३; तै. ३, ४, १६, १; -ते श.
 ६, ७, ४, १३; ७, २, २, ५; जै.
 १८; -तेन श. १३, ३, २, १; तै ३,
 ९, ९, १; तां. १६, ९, ४.
 कृत्-कर्मन्- -र्मां श. १, ७, २, ५;
 -र्मांश्च श. २, २, ३, १७; का.
 १, २, ३, १३.
 कृत्-कृत्य- -त्यः ऐआ. २, ५, १.
 कृत्-तर- -म् श. ४, ६, ९, ११.
 कृत्-पर्व- -र्वे ष. ४, ६.
 कृत्-ब्रह्मन्- -ह्मा तै. २, ८, ५, २.
 कृत्-यजुस्- -जुः तै. १, ३, १, ४.
 कृत्-वेश- -शः जै. १९६.
 कृत्-स्तोम- -मः तां. १६, ९, ४;
 १६, ३.
 कृता(-तऽअ)-कृत्- -तः गो. १,
 ५, २४; -ते श. १४, ७, २, २७.
 कृता(-तऽअ)-कृत्-रा- -रः श. १,
 ४, ५, ११; ६, ३, ३, ४; २, ५, २, ३, ४;
 का. १, ५, १, ३०; -रम् ४, ४, १, ९;
 -रा श. १, ४, ५, ९; ११; -राम्
 श. २, ५, २, ३, ४; ४, ३, ३, १०; ९,

३, १, १७; ४, ३, ९; १३, २, २, १५;
 का. १, ५, १, ३०.
 कृता(-तऽअ)-नुवाद- -दः तां.
 १५, ५, १७.
 कृता(-तऽअ)-न्- -म् श. १३, ४,
 २, १७; गो. २, ३, १९.
 कृति- -तिः श. १०, ५, ३, ३-७; ९;
 ११; तैआ. १, ९, ३; -तिम् ऐ. २,
 ३७.
 कृत्या- -त्यया तै. २, ४, ४, २; -त्यया-
 ऽइव श. २, ४, ३, २; १२; का. १,
 ३, २, २; ११; -त्याः शंआ. १, ४;
 -स्याम् श. ३, ५, ४, २; ३; १०;
 ११; १२; १३; १४; १३, ८, ४, ४;
 का. १, ३, २, २; ११; तै. २, ४, २,
 ४; तैआ. १, २८, १; २, ४, १;
 -त्याम्श्च श. २, ४, ३, १२.
 कृत्या-रूप- -पः श. ४, १, ५, १;
 ५; ९; -पम् श. ४, १, ५, २.
 कृत्नु- -न्तुः तै. २, ४, ७, ६.
 कृत्रिम- -म् गो. १, २, ११.
 †कृत्वस् (:) ऐ. २, ३, ३, ८, ९; शंआ.
 २, ११; श. १, २, ५, १२; १३;
 ३, २, ७; ९; ११-१४; १६; १८;
 २, ४, २, २, ४; ३, १०; ६, १, १, ३;
 ४, २; ३, १, ३, १७; २, १, ४, ९; २,
 ७, ४, ८; ३, १, ५, २; १, ७; ३, ५; ४,
 १७; ४, १, १, ४; ४, ७; ८; ८, ३, ७;
 ९, ४, ११; १९; ४, १, १, ८; १०;
 १२; १४; १५; १६; २, २, ११; ३,
 ६; ५, २, २, १५; ६, १, ३, ६; ३, ३,
 २, ४; ७, ३, ६; ८, २, ५; ७, १, १, ३, २;
 ३, २, १, ९; ५, २, ९; १०; ८, १, १, २;
 ४, १०; ६, ३, १, २; ७, ४, ९; ९, १,
 १, २; ४, ०; ४, १; २, २; ८; ३, १, ८;

† 'कृत्नु-' इत्यस्य शक्ति रूपमभ्यर्हितैः संभाव्यते (तु. Gw. ऋ. ३, १८, ४, प्रभृ. तदुपरि भाष्यकृता-
 मपलक्षणं सम्बुद्धिपरं व्याख्यानं च) । पाणिनीयानुशासनतः (५, ४, १७) प्रत्ययमात्रतया व्याख्यातस्य 'कृत्वसुचः'
 सौवरस्थितिदत्तावधानैरतः पृथक्त्वं लोकविषयत्वं च (तु. अ. ११, २, ९, उपरि मुद्रितानि च स्थलानि द्र.) । पूर्व्या
 संख्ययैरुपदत्त्वेऽपि (तु. अष्टकृत्वः अ. ११, २, ९; नवकृत्वः तै. ३, ९, ६, ३; चतुष्कृत्वः, दशकृत्वः पञ्चकृत्वः, षट्कृत्वः,
 तै. २, ३, ६, १-४, द्र) अन्तस्वरभावाद् उच्चेक्ष्यमाणकरोतिधातस्वरसङ्गाच्च संख्यावचनानां 'कृत्नु-' इत्यनेन
 समासः । समस्तस्य शक्ति रूपं चेत्येव मतं दृढं भवति ।

१०, २, ३, ७; १२, ३, २,
 ५^१; ७; ८; ४, ३, २; १३, २, ८, ५;
 १४, २, १, १४; ३, १, २५; का. १,
 ३, २, १०; ६, १, १०; तै. १, ६, ९,
 ३; तै. २, ३, २, १; तैआ. ४, २८, १;
 ५, ६, २; ११, ३; तां. १२, १०, ८;
 जै. १०३^२. गो. १, ५, ५.
कृत्वा ऐ. १, ३^१; ३०; ३, ४; ३५, ५,
 ३४; ६, १२; ३५; ७, २; ४; ८, ९;
 ऐआ. ५, ३, ३; शां. ६, १; २३, ४^३;
 २६, ३; शांआ. १, ७; ९, ८; १२,
 ७; शा. १, १, ३, ७; २, ४, ५; ७, २,
 १२; ८, १, ४०^३; २, १, २, १६; ४,
 ५; २, ३, १२; १३; ४, २, ३; ६, ५,
 २, १४; २९^३; ३५; ३८; ३, २^३; ६, ४,
 ८; ३, १, १, ११; ६, ३, ८^३; १८;
 ७, ३, १३; ४, १; ८, २, २८; ३, १८;
 १९; ३७; ५, २, १, ८; २, २०^३; ४, ४,
 २१; ६, १, २, ३५^३; २, २, २८; ४, ३,
 ८; ५, १, ९^३; २, ३^३; ४^३; ५^३; ६^३;
 ११^३; १३; १४^३; १६^३; २०^३; २१^३; ६,
 १, ७; ९; २, ११; ३, ५; ६; ११^३; ७,
 २, ६; ११; ३, ११; ७, २, १, ८; ३, २,
 ५; ६; १७; ४, २, १६^३; ५, १, ५; १२^३;
 २८; ८, २, १, ४; १४; ३, २, ११; ४,
 २, २^३; ३-१२; ५, २, १७; ६, १,
 १०^३; ९, २, ३, ३; ३, १, २४; ४, १,
 १५; ५, १, १८; १९; ५३; २, ११;
 १४; १०, १, ३, ७; १०; ११; ४, १,
 ३; १४; २०; ११, १, ४, २; २, ७,
 १९; ७, २, ६; १२, ४, २, १; ५, २,
 ५; ७, १, १; ८, १, ५; १९; ३, १; ९,
 १, १२-१७; १३, ३, ४, १; ५, ४;
 ५, ३, ४; ८, २, ९; ३, १३; १४, १,
 १, ३२; २, ८; ६, ८, २^३; ९, १, ३;
 का. १, १, १, ७^३; २, १०; ४, ४; २,
 ३, १०; ११; ३, ३, ३; ६; ४, १४^३;
 ५, १, १२; २६; २, २^३; ५; ३, ८; तै.
 १, १, ३, ३; ५; ९; २, १, ५; ४, ७, १;
 ५, ६, ५; ६; ९, ३^३; ६, ९, ८; १०, ५;

२, १, ३, ९; २, ५, ४; १०, ३; ३, २,
 ५, ६; ६, ३; ९, १३; ३, ३, २; ६, २;
 ९, ३; १०, ४; ७, २, २-५; ४, ८;
 १७; ८, १२, २; ९, ११, १; १५, ३;
 १०, ९, १२; १२, ६, १; ६; ७, १; ५;
 ८, १; ३; तैआ. २, ५, २; ११, १^३;
 ३, १२, ७; तां. ५, १, १२; ६, ६,
 २; ३; ७, २, १; ८, ८, ४; ९, १, ३५;
 १०, २, १; १२, १३, १२; १४, १,
 २; १३; ३, १०; १६, ४, १; १२, ४;
 १३, १; १७, ७, १; जै. १५; १८^३;
 ४४; ५०; ५५; ७५^३; ८६^३; ११६;
 १२५; १२९; १४०^३; १५१;
 २०३^३; जैउ. १, ८, ३, १; ३, ३, ३,
 १०; सा. १, ५, १४; २, ४, ९, ५,
 ३; ४; ६, १०; १४; ३, ४, २^३; ६,
 ११; ७, ९; ९, १; मं. २, ३, १७;
 ष. १, ६; ३, ९; ५, १; गो. १, १,
 १४; २९^३; २, ७; ३, ११; १२; २०;
 २३; २, २, ४, ५, ६.
कृत्वाय शा. ६, ५, २, २१^३.
कृत्वी तै. ३, ६, ११, ३.
कृत्वयि- स्वयः तां. १४, ९, ४.
कृदन्त- क्रियमाण-चकृवस्-अद्र.
कृकर- म् सा. २, ६, १४.
कृकलास- सस्य शा. १४, ४, ३, २२.
कृच्छ- च्छम् सा. १, ६, २; ५; ७, २;
 ९; ८, १; २; ४; -च्छात् ऐ. ४, ४;
 -च्छान् सा. १, २, १; १०; ३, १; ६,
 ४; ८; ७, ९; १२.
कृच्छ्रा(च्छ्रञ्ज-) ति-कृच्छ्र-च्छ्रः सा.
 १, २, ८.
√श्रुत् कृत्, कृत्तन्ति. ऐ. २, ७; अकृन्तत्
 जै. १९०.
कृत्थताम् तै. ३, ७, ५, ६.
अचीकृतः तै. २, ४, २, २.
कृत्तिका- काः श. २, १, २, १; २;
 का. १, १, २, १; तै. १, १, २, १^३;
 ५, १, १, २, ७; ३, १, १, १; -कामिः
 तै. ३, १, १, १; -काम्यः तै. ३,

१, ४, १^३; -कासु शा. २, १, २, १^३;
 २; ३; ४^३; का. १, १, २, १^३; २; तै.
 १, १, २, १^३.
कृत्तिका(काञ्ज-) जि-जिः शा.
 १३, ४, २, ४^३.
कृत्ति-वासस्- साः श. २, ६, २, १७^३;
 का. १, ६, २, ८.
कृत्थ(त्तिञ्ज-) धीवास-सः तै. ३,
 ९, २०; २; -से तै. ३, ९, २०, १;
 -सेन तै. ३, ९, २०, २.
√रकृत् कृत्, कृत्तित्ति शा. ३, १, २, १९; अकृ-
 न्तन् तां. १, ८, ९; मं. १, १, ५.
कृत्स्न,त्स्ना- त्सनः ऐ. ५, २५; ८, ४;
 ऐआ. २, ३, ५^३; शां. १८, ८;
 २५, १४; शा. ३, ८, ३, ३७; ९, ४,
 १३^३; ६, १, १, १५^३; ७, ५, १, ३५;
 ८, १, ४, ३; ५^३; २, ४, १७; ४, ४, ४;
 ६, १, १२; २१; ७, २, ३; ९, ५, १,
 ५२^३; १०, ४, २, २६; २९; ५, २, ८;
 ११, ५, ४, १५; १२, ८, ३, ३१; १४,
 १, १, १८; २०; २१; ७, ३, १३^३; का.
 १, १, ४, २, ६; जै. १४७^३; गो. २,
 ४, ६; -त्सन् ए. ५, २५; ८, ४;
 शां. १४, २; ३०, ४; शांआ. ८,
 १०^३; शा. १, ३, ५, १५; ८, ३, १६;
 २, १, १, ५; २, १, १५; ३, ५, २,
 १५-१७; ८, १, ५; २, १७; ३, १;
 २; १२; ३७; ९, ४, २; ४, २, १, ११;
 ५, ६, ५^३; ७, ५; ५, १, ४, ५; २, १^३;
 १०; ५, ४, १८; १९; २२; २८; ६,
 २, २, ११; ५, ३, ७; ८, १, ४; ७, १,
 २, ६; ११; २, ४, २५^३; ३०; ३, १,
 ४२; ८, १, २, ११^३; ५, २, २^३; ९,
 १, २, ३४; २, ७^३; ३, २, ३^३; १०,
 १, ३, ९; ४, ४, ४; ११, २, १, २; ५,
 ४, १५; १३, १, ७, ४; ४, ४, ११; ६,
 २, ३; ७, १, २; १४, १, २, ३-६;
 ९; १०^३; ११; १३; १८-२१; ३, १;
 ९; ११; १५; २४; २५; २, २, ५३;
 ३, १, २; ३; ५; ७; का. १, १, १, ३;

† 'कृत्वः' इति मुफ. अपभ्रष्ट एव तु. = क्र. ९, ७६, १। † छेदने तदा. † वैष्टने रुधा.।

२, १, १०; तैआ. १, २, ३; जै. ५५^३; ६२; १४७; १६७; १६८; जैउ. ३, १, १, १३; १९; -स्त्रस्त्र श. १३, १, ७, ४; ६, २, ३; ७, १, २; तै. ३, ८, १४, ६; जै. ६२; १६७^३; -स्त्रा शां. १०, ६; श. ५, १, ३, ५; ६, १, १, १५; ९, ५, २, ११; १०, १, ३, १०; ११; ४, ३, २, ३; जैउ. ३, १, १, १; गो. २, २, १७; -स्त्रा श. ८, ६, १, २१; -स्त्रान् श. ७, ५, २, ४३; -स्त्रानि शां. २, १; -स्त्रान् श. १, ३, ५, १५; ४, ३, २, १०; ११; ५, ८, १२; ११, ५, ४, १५; जै. १६५; -स्त्रे शां. १७, ४; -स्त्रेन श. ३, २, ४, ८; १४; जै. १६८.
 कृत्स्न-तर- -रम् ऐआ. १, ३, ५.
 कृत्स्न-ता- -ता श. १४, ४, २, ३०; -तायै शां. २, १; १७, ४; श. ७, ४, २, १३; ८, ६, १, १२; ७, २, ३, ९, ५, १, ३८; १०, ५, २, ८; ११, ५, ९, २; का. २, १, ३, ८; जै. १६५.
 कृत्स्न-त्व- -स्वाय जै. १४४.
 कृत्स्न-वृत्- -म् श. ३, ८, ३, ३७.
 कृद्(-तऽअ-)-न्त- -म् गो. १, १, २६.
 कृद्दा- -म् श. १३, २, २, १४; तै. ३, ९, ४, ८.
 कृन्तत्र(√१कृत्)- -त्रम् ऐ. ५, १६; -त्राणि जै. १२२; -त्रे गो. २, ३, ११; -त्रेषु शां. ११, ५.
 √कृष्, कृषयसे जै. १००; कृषयध्वे जै. १५६^३; कृषयाञ्जके जै. १००; कृषयथा: जै. १००.
 कृषण- -ण: श. १४, ६, ८, १०; -गम् ऐ. ७, १३; श. ११, ४, २, ५; ९.
 कृषण-तम- -म: जै. १४४.
 कृषण-ता- -ताम्इव जै. १४४.
 कृषयमाण- -णा: जै. १५६.
 कृषा- -या श. ३, ३, २, १२; ९, १,

२, ३०; तां. ६, ९, २५.
 कृमि=क्रिमि- अद्र.
 कृमुक्- -क: श. ६, ६, २, ११.
 कृवि- -विम् सा. १, ४, ४.
 √कृश, कृश्यति तां. ५, १, ७; कृश्यन्ति श. ११, १, ६, ३४.
 कर्शयेयु: शां. १८, १२.
 कृश- -श: ऐ. ३, ४९^३; श. ३, ८, ४, ५; -श:इव श. १, ६, ४, ४; १०, ४, १, १८; -शम् तै. २, ८, ८, १२; -शा: तां. २४, १८, ७.
 कृश-पञ्च- -ञ्चु श. ११, ४, २, १८.
 कृशित- -त:इव ऐ. २, ३.
 कृश्यत्- -श्यत:श. ११, १, ६, ३४^३; तै. १, २, ६, ३; -श्यन्ति तां. ५, १, ६; कृशन- -न मं. १, ६, २२; -नै: तै. २, ८, ६, १.
 कृशानु- -नु: ऐ. ३, २६; तां. १, ४, २; तैआ. १, ९, ३; -नो श. ३, ३, ११; तां. १, ७, ८.
 √कृष्, कृषति श. ७, २, २, ९; १२; १३; १४; १५; १६; १९; १३, ८, २, ६; ७^३; कृषति श. ७, २, ४, २; कर्षन्ते ऐ. ८, ११; कृषन्ते तै. १, ८, ४, २; कृषतु तैआ. ६, ६, २; अकर्षत् श. ७, ४, १, ३; अकर्षत् श. ७, ४, १, ४१.
 अचर्कषु: ष तै. २, ४, ८, ७.
 कृषत्- -न्त: श. १, ६, १, ३.
 कृषमा (ण→)णा- -णा: तै. १, ५, १, ३.
 कृषि- -षि: श. ७, २, २, ७; १२; ८, ६, २, २; ११, २, ३, ९; तै. ३, १, २, ४; ७, ७, ८; तैआ. ३, ९, २; तां. ११, ५, ८; जै. १२२; -षिम् तां. १७, १, २; -षी: श. ३, २, १, ३०; -षौ तां. ११, ५, ३; -ष्यै

श. ५, २, १, २५; ८, ३, ४, ८; तै. ३, ८, ३, ६.
 कृष्ट- -ष्टम् सं. ३^३; -ष्याय श. ७, २, ४, ५^३; -ष्टे श. ५, ३, ३, ८; ७, २, ४, ४; ५^३; ६; ९; १०^३; ११; १६; १७.
 कृष्ट-जा- -जा: तैआ. १, २७, ६.
 कृष्ट-प(च्य→)च्या- -च्या: तां. ६, ९, ९.
 कृष्टा(-आऽअ-)-कृष्ट- -ष्टयो: सं. ३.
 कृष्टि- -ष्टी: ऐ. ४, २०[॥]; ७, ३३[॥]; तै. २, ७, १५, ३[॥]; ८, २, ४; ३, ७, २, ४; -ष्टीनाम् तै. २, ४, ३, ११.
 कृष्ट्वा श. ७, ४, १, ३९.
 शृङ्खला, षणा- -ष्णा: शां. ३०, ९; शांआ. १२, ६; श. ३, ४, ११; ११, ६, १, ७; १३; १३, ४, २, ४^३; १४, १, १, ३१; तै. २, ३, ८, १^३; तैआ. १, ६, ३; ६, ४, २; तां. १२, १३, २६; जै. ५२; -ष्णम् ऐ. १, २९; ४, २७; ५, १५; २२; ऐआ. २, १, ५; ३, २, ४; शां. ३, ५; १०, ३; २३, ८; शांआ. ११, ४; श. १, ६, ३, ४^१; ३, ४, २, १५; ५, १, ३, ९; २, ५, ८; १७^३; ७, २, १, ७; ३, १, ३८; ८, ७, ३, १२^३; १०, ५, २, ७; १२, १, ४, १; ३; २, ४, १५^३; ८, २, २६; ९, १, १२; १३, २, २, ७; ४, २, ३; ४; १४, ५, २, ३; का. २, २, ३, १७; तै. १, १, ३, ३; २, १, २^३; ६, १, ४; २, ७, १२, ६^१; ८, ७, २; ३, ४, १७, १; जै. २०७; जैउ. १, ८, १, ७; ९; २, १; ३; ११, २, १^३; ४, ११, २, ७; ३, १, २; ५, १३; मं. १, ५, १३; ष. २, २; दै. २, २; गो. १, ५, ३; ४^३; २, ६, ६; -ष्णम्इव का. २, २, ३, १७^३;

† -कृत-दर-इति या. ३, २०. †† -कन्दत्रे' इति मुपा. = 'कन्दित्रे' इति च. १। अयमेवात्र इति सुषट् इति वयम्। सुखमान्वयार्। § एकत्र '-ञ्चै' इति मुपा. ?। § 'कृ' मुपा. स्वरश्चिन्त्यः। ष = कासं १३, १५ 'अचर्कषुः' इति। मं. तु 'चर्कषि' इति पाठः। || पञ्चेल्यनेन योगः। ¶ 'कृष्णम्' इति मुपा. स्वरोऽपपाठः।

तां. ६, ६, १०; -बगस्य शांआ. ६, १९; जैआ. २, १, ६; २, १५, ८; -बगा श. ५, ३, १, १३; ७, २, १, ७; ३, १, ३८; ४३; ९, २, ३, ३०; तै. १, ७, ३, ४; २, ८, ६, १; तां. ६, ६, ८; गो. १, १, २५; -बगा: ऐ. ३, ३४; श. ७, २, १, ७; तैआ. ४, ३६, १; जै. २०७; -बगान् ऐ. ८, २३; सा. ३, ५, ५; -बगानाम् श. ३, २, १, ५; ५, ३; १, १३; तै. १, ७, ३, ४; ३, १, ५, ९; ६, २; -बगानि श. १, १, ४, २; ३, २, १, ३; ६, २, २, २; ७, १, ७; का. २, १, ३, ८; -बगाम् ऐआ. ३, २, ४; श. ८, ७, २, १६; -बगाय तै. ३, ८, १७, ४; -बगाया: शांआ. ११, ४; सा. २, ८, ३; -बगायाम् श. २, २, ४, १५; -बगायै श. ९, २, ३, ३०; तै. ३, १, ६, २; -बगे तै. २, ४, ४, १; -बगेन तैआ. १०, १, ८; -बगौ श. ३, ३, ४, ११. कृष्ण-ग्रीव-वम् श. १३, २, २, ३; तै. ३, ८, २३, १; -वौ तै. ३, ८, २३, २. कृष्ण-चतुर्द(श→)शी-इयाम् सा. २, ६, १४; ३, ३, ४; ६, १२. कृष्ण-नृष-म् तै. १, ६, १, ४. कृष्ण-दत्त-त्त:-त्ताय जै. ३, ७, ५, १. कृष्ण-दन्त-म् ऐआ. ३, २, ४; शांआ. ११, ४. कृष्ण-धृति-त्तये जै. ३, ७, ५, १; -ति: जै. ३, ७, ५, १. कृष्ण-पञ्च(म→)मी-म्याम् सा. २, ८, ३. कृष्ण-पिङ्गल-म् तैआ. १०, १२, १. कृष्ण-रात(✓/रा)-त्त: जै. ३, ७, ५, १; -ताय जै. ३, ७, ५, १.

कृष्ण-ल(✓/ल)-लम्-लम् तै. १, ३, ६, ७. कृष्ण-व(त्स→)त्सा-म् ऐआ. ३, २, ४. कृष्ण-वलङ्ग-ञ्जे तां. १७, १, १४. कृष्ण-विषा(ण→)ग्रा-गया श. ३, २, १, ३१; २, २०; ५, ४, २, ४; -षागा श. ३, २, १, २८; ३१; -गाम् श. ३, २, १, १८; ४, ४, ५, २; -गाया: श. ३, २, १, ३१. कृष्ण-वीहि-हीगाम् सा. २, ५, ४. कृष्णशां-म् तां. १७, १, १४. कृष्णश-वाक्षिन्(✓/वत्)-सी ऐ. ५, १४. कृष्ण-शिला-ला: गो. १, २, ८. कृष्ण-षष्ठिक,का? -नाम् सा. २, ८, ३. कृष्ण-तर्प-र्प: जै. १८६. कृष्ण-सारङ्ग-ङ्ग:श. ३, ३, ४, २३; ३३, ४, २, ३; -ङ्गम् श. ३, ३, ४, २३. कृष्ण-हारित-त्त: ऐआ. ३, २, ६. कृष्णडिका-म् जै. १७. कृष्ण(-ष्णऽअ)-यत्त-सम् तै. ३, १२, ६, ५; जै. ३, ४, ३, ३; -नेन जै. ३, ४, ३, ३. २कृष्ण-बग: श. १, १, ४, १; ३, ३, १; ३, २, १, २८; तै. ३, २, ५, ६; ६, २; ३, ६, २; ७, ४, ८; का. २, १, ३, ८; -बगस्य श. १, १, ४, ४; ३, २, १, ८; का. २, १, ३, ९. कृष्ण(-ष्णऽअ)-जिन्-ज: जै. ३, २, ३, ७; -नम् ऐ. १, ३; १३; ३०; ७, २३; शां. ४, ११; श. १, १, २२ ४, १; ३; ४; १, २, १, १४; ९, २, ३३; ३५; ३, २, १, ८; २८; ३, ४, १; २९; ६, ३, १८; ६, २, २, ३९; ४, १, ६; १२; २, ६; ७; ३, ६; ७, १, ६; ९; १०; १५; २, ४, ३; १२, ५, २, ७; ८, ३; २१; का. २, १, २, १; ३, ८; ४, १२; तै. २, ७, १, ४; ३, ३; ३, २, ५, ६; ६, २; तां. १७, ११, ८; -नेन श. १२, ८, ३, ९; तैआ. ५, २, ११. कृष्णजिन-ग्री(व→)वा-वा: श. ३, ३, ४, ८. कृष्णमाण-गस्य श. ३, ८, २, १७. ✓कृत्, कीर्तयति शां. १, ४; ३, ८; शांआ. ७, २; श. ३, १, ४, १५; १२, २, २, २; तां. ५, ६, १०; कीर्तयन्ति गो. १, ५, २४; कीर्तयेत् ऐ. २, ७; श. १२, १, ३, २२; कीर्तयेत् श. ८, ५, १, १७; तै. १, ४, ६, ६; तैआ. २, १५, १; वं. ३; गो. १, ४, २०. विकीर्तयिषेत्† ऐआ. ५, ३, ३; कीर्ति-गद्.

✓कल्प, कल्पते ऐ. १, ७; ९; ३, १३; ४, २८; ६, ३१; ८, ६; शांआ. १२, ४; तै. २, २, ७, ४; ११, ६; ३, १, २; ३, ८, १३, ३; ९, १९, ३; कल्पते श. १, ५, २, १५; ७, ५, २, १९; १२, १, १, १०; १३, १, ९, १०; तै. ३, ३, १, ३; तां. १०, ५, १७; १८; जै. ११८; गो. १, २, २३; २, ६, ९; कल्पन्ते

† कृष्ण+(मत्वर्थाय:) श । 'कृष्णा दशा यस्य' इति वा विग्रहे दकारलोपे प्राति. सा. । ‡ 'च कीर्तयिषेत्'

ऐ. १, ७; ९; ६, २८; शां. १९, ८; ३०, ७; तै. २, २, ११, ३; ३, २, २; कल्पन्ते श. १२, १, १, ७; १४, ८, १४, ३; तै. ३, १२, ५, १; २; तां. २, १, ४; ३, ७; १६, ५, २४; २४, १, ४; ३, २, ३; गो. १, ४, ६; २, ६, ८; कल्पताम् ऐ. ८, ९; श. ५, २, १, ४; ८, १, ४, ८; ९, ३, ३, १२; १२, ८, १, १९; १३, १, ९, १०; तै. २, ६, ३, ४; ५; ३, १, २, ४; ७, ४, १७; ५, ८; १३, ३; तैआ. ४, १९, १; कल्पताम् तै. ३, ७, ५, ८; कल्पताम् ऐ. ३, २३; श. ८, ७, १, ६; तै. १, २, १, १८; कल्पेताम् तै. ३, ७, ५, ८; कल्पन्ताम् श. ५, ४, ४, ६; ८, १, ४, ८; ७, १, ६; ९, ३, २, ६; ७; १३, ८, ३, ५; १४, ९, ४, ५; तै. ३, ७, ५, ७; ८; तैआ. ३, ७, ३; ४, १९, १; ६, ७, ३; ९, २; १०, १, २; कल्पन्ताम् तै. १, २, १, १८; कल्पस्व श. ३, ५, १, ३३; कल्पध्वम् ऐ. ७, १७; कल्पामहै ऐ. ६, १५; कल्पत ऐ. ८, ९; अकल्पत तै. १, ६, २, ३; अकल्पेताम् गो. २, ३, २०; अकल्पन्त ऐ. ४, २८; तै. २, २, ११, ३; कल्पेरन् श. ८, ७, १, ६; कल्पेरन् तै. २, २, ११, ३; ५, २, ३. कल्पयते श. १३, १, ४, ३; कल्पयति ऐ. २, २६; ४१; ३, ६; १२; ६, ४; २८; २९; ३०; ३२; ८, १; श. १, ३, ३, १२; ३, ५, १, ३३; ५, ४, ४, ६; ९, ३, २, ८; १२, ८, ३, २०; १३, ८, ३, ५; १४, ४, ४, १; तै. १, ६, २, ३; ७, ८, ७; २, ३, २, ३; ३, ३, १, २; ७, २,

३; ४; ८, १७, २; ९, ६, ५; १३, ३; तैआ. ५, ३, ८; ६, ५; ६; ७; ९, १०; तां ६, ५, १५; ५, १, ४; गो. २, ३, १०; २२; ५, ४; ६, ८; १२; कल्पयतः तै. ३, ९, १४, ४; कल्पयन्ते शां. १९, २; शं. २, ४, ३, ३; का. १, ३, २, ३; कल्पयन्ति ऐ. १, १४; ५, ९; श. १३, २, १०, १; तै. ३, ९, ६, ४; कल्पयन्ति श. १२, १, १, १०; ३, १, ६; ७; ९; १३, २, १०, २; ३; गो. २, ६, १०; कल्पयामि तै. ३, ७, ५, ३; कल्पयिष्यसि का. १, ४, ३, १०; कल्पयति तैआ. ३, ७, ३; कल्पयतु शां ८, ५; श. १४, ९, ४, २०; मं. १, ४, ६; कल्पयस्व श. १३, २, ७, ११; कल्पय ऐ. ६, २७; २९; तै. २, २, ७, ३; ११, ५; ३, ७, ११, ५; तैआ ६, १०, १; ५, १, ६; गो. २, ६, ८; कल्पयतम् तै. १, १, १, ४; कल्पयत श. १, ७, ३, ४; ३, २, ३, ५; कल्पयानि श. १४, ९, ४, २; कल्पयाम श. १, ७, ३, ५; अकल्पयत ऐ. ३, १३; शां. ३, ६; श. २, ५, १, १३; १३, २, १, १; का. १, ४, ३, ११; तैआ. १०, १, १४; गो. २, १, २; अकल्पयन्त श. २, ४, ३, १२; का. १, ४, ३, १२; अकल्पयन्त तै. २, ३, ५, ३; अकल्पयन् श. १, ९, २, ३५; २, ६, १, ३; का. १, ३, २, ११; अकल्पयन् श. १, २, ३, ५; ८, २, १०; का. १, ३, २, ८; २, २, १, १९; तै. ३, ७, ५, ११; तैआ. १, २७, २; ३, १२, ६; कल्पयति शां. १९, १०; अकल्पयिष्यः जै. १६३; अकल्पयिष्यम् जै. १६३; अचीकल्पत गो. १,

२, १८; ३, ४; अचीकल्पताम् गो. २, ३, १, १०. अकल्पयन्त ? है. २, ८; कल्पयिषन् ऐ. ३, ३०. कल्प-कल्पमान-कल्पयत्-कल्पयितव्य-कल्पयित्वा, कल्पितोप-नराहि-कल्पय-गद. कल्पित, प्ता-सः ऐ. ५, १५; शां. २१, ६; श. २, ५, २, ४८; ६, २, १९; १३, १, ४, ३; ९, १०; तै. ३, ९, १९, ३; तैआ. ३, ११, ४; गो. १, ५, २३; -सम् शांआ. १, २; श. १, १, १, २०; २, ५, २, १७; ४, ४, २, १६; ५, १, १, १०; १३, ३, ७, ११; ५, १, ८; का. १, ५, १, १४; २, १, १, १४; तै. ३, १०, १, १; तैआ. ३, ११, ३; तां. २३, १९, १; गो. १, ५, २३; -प्ता श. १, २, ५, २६; ३, १, २; का. २, २, ३, २३; ४, २; -प्ताः ऐ. ८, ४; श. ८, २, ३, ६; तै. २, ३, २, ३; ३, ३, १, २; तैआ. ३, ११, ५; ६, १०, १; गो. २, ६, १६; -प्तात् तां २३, २०, २; -प्तान् श. ८, २, ३, ३; ९, ३, ३, १२; १३; तां. ७, १०, ७; २४, १६, ३; १७, ४; -प्तानि शां १४, ३; -प्ताभ्याम् तां. ७, ६, १७; -प्ताम् जै. १५५; -प्ते ऐ. ८, १; श. १३, ४, २, १३; तां १३, १२, १३; -प्तेन ऐ. ६, ४; श. १, ८, २, १३; २, ५, २, ४८; का. १, ५, १, ३८; ६, २, ८; -प्तेः श. ११, १, २, ३. कल्पित-कल्पितसु-सः शां २४, ८; २५, ३; -न्दाः शां २१, ६. शकलूपि-सिः ऐ. १, १; २, ३३; ८, ९; श. ५, २, १, ४; तै. २, २, ७,

† 'चाकल्पत ऋषयः' इति मुपा.। सा. तु 'ऋषयो मानवाश्च चाकल्पताः ? चवलपिरे=वल्पाः सृष्टा आसन्' इति व्याचरथौ । तेनाङ्पूर्वस्य √कल्पतेर्निष्ठेयमितीव प्रतीयते । यद्येवं तर्हि व्याख्याने चकारस्यैकस्य वैयर्थ्यम् । अथ च आ. √ कल्पतेः क्वचित्क एव प्रयोगः स्यात्, मुपा. समासस्तु सर्वथासंगत एव । अस्माभिस्तु कुत्रापि सन्तोषमलममामै-र्यथोपरि मुद्रितं तथा कल्पितम् । ॥ क्तिन् क्तिचोर्भेदाद् द्वैविध्यं ज्ञेयम् ।

४; ११, ५; ३, ७, ५, ७; ८; तां. ११, ११, ७; १५, ९, ५; -सिम् ए. ४, २८; श. १२, १, १, ७; तै. २, ३, १, २; तां. १५, ९, ५; जै. १२५; गो. १, ४, ६; -पत्नी: ऐ. ६, ३२; शां. ३०, ७; गो. २, ६, १२; -पत्नी तां. २३, २०, २; २२, ५; २४, १६, ५; -स्यै ऐ. १, ७; १५; ८, १; ४; ऐआ. १, ३, ८; तै. १, ६, २, ३; ३, ३, ४; ८, ८, ३; १०, ४; ९, ३, ३; तैआ. ५, ४, १३; तां. १५, १२, १; १८, ८, १५; २२, ९, ६; ११, ५; २३, १९, ११; २२, ५; २४, १६, ३; ५; १७, ४; जै. २३.
 रक्लृप्ति- -पित: श. १३, ३, ७, ११; -पितम् श. १२, १, १, १०.
 केत(√कित्)- -त: ऐ. ५, २, ५; श. ६, ३, १, १९; तै. २, ४, ४, ५; तैआ. ३, १, १; -तम् श. ५, १, १, १६; ६, ३, १, १९; मं. १, १, १.
 केत-म्(√पू)- -म् श. ५, १, १, १६; ६, ३, १, १९; मं. १, १, १.
 केतु- -तव: श. ४, ३, ४, ९; ५, ४, ११; ६, २, २; तै. ३, १, १, १; तैआ. १, २, १, ३; २३, २; २४, ४; ३१, ६; ४, ५, ९; -तवै श. ३, ३, ४, २४; -तु: शां. २, ९; २२, २; श. ८, २, १, ४; तै. २, ४, ३, ३; ३, ७, १०, २; १०, १, १; ८, २; ९, ७; १०, ३; तैआ. १, २३, ५; ६; मं. १, ६, ३४; वं. १; -तुना ऐ. २, २; श. १४, २, १, १; २, ४, १; तै. १, ४, ४, ५; २, ५, ४, ५; ३, ६, १, २; तैआ. ४, १०, ४; ५, ७, १२; ६, ३, १; -तुम् श. ८, २, १, ४; ९, २, ३, १७; तै. १, ४, ३, ३; २, ४, ३, ६; ७; ३, ९, ४, ३; -तुभि: तै. १, २, १, ९; -तो: वं. १.
 केतु-पताक-च्छत्र-वज्र-विषाण-
 -गानि ष. ५, १०.

केवल- -ल: तै. २, ४, ३, २; गो. २, २, १५; ३, २३; -लम् ऐ. ४, ४; शां. ९, ६; १२, ६; १७, ४; श. १, ६, ४, १५; २, ३, १, १६; ३, ४, १, ८; ११, ४, १, १४; तै. ३, १२, ७, १; ८, ३; जै. २, ४, २, ७; १०; गो. २, ३, २३; -लान् शां. १, २; तै. ३, १२, ८, ३; -ले गो. १, २, २२; -लेन ऐ. २, ८; ११; १३.
 केवली- -ली श. १, ७, २, १०; -ली: शां. ९, ६; श. १, ६, ४, १५; -लीम् शां. २५, ७; तै. ३, ३, ३, २; -ल्य: श. ३, ६, १, ७; ७; -ल्यै ऐ. ४, २१.
 केवल-पर्यास- -म् गो. २, ४, १५.
 केवल-बर्हिस्- -र्हि: श. २, २, १, १६; का. १, २, १, १०.
 केवल-शस्(ः) ऐ. ६, ९.
 केवल-सूक्त- -क्तम् गो. २, ४, १५; -क्तानि ऐ. ६, ९.
 केवला(-लडाआ)मेय- -य: शां. १, ४; -यौ शां. ९, ५.
 केवला(-लडाअ)व- -व: तै. २, ८, ८, ३.
 केवलदिन्(-ल/अद्)- -दी तै. २, ८, ८, ३.
 केवलिन्(-ल+इनि)- -ली जै. ८८.
 केश- -श: शांआ. ६, १९; श. १४, ६, ११, ४; ७, १, २०; -शा: श. १, ४, १, ३८; ३, ५, ४, २१; १२, ९, १, ६; १४, ६, २, १३; तै. २, १, २, २; ६, ४, ६; ५, ४; ७, १७, १; -शान् श. ५, ५, ३, १; ६; तै. १, ५, ६, १-३; २, ७, १७, २; -शेषु मं. १, ३, २; -शै: तै. ३, २, ८, ८.
 केश-मि(भ्र→)श्रा- -श्राडइव श. २, २, ४, ५; का. १, २, ४, ४.
 केश-वर्ध- -व: श. ५, १, २, १४; ४,

१, २; -वस्य श. ५, ४, १, १; २; -वाव श. ५, १, २, १४.
 केश-वपनीय(√वप्)- -य: श. ५, ५, ३, २; तां. १८, १०, १०; -यस्य तै. १, ८, ८, ४; तां. १८, १०, ९.
 केश-इमश्रु- -श्रु श. २, ५, २, ४८; ६, २, १९; ३, १, २, २; ३; ९; का. १, ५, १, ३८; ६, २, ८; तै. ३, ८, १, २; -श्रूमि जै. ६; जै. ३, २, ४, ४; ४, १, ४; -श्रो: श. ३, १, २, १; -श्रौ श. ३, १, २, २.
 केश-इमश्रु-लोम-नख- -खानि सा. १, ५, १५; -खानाम् सा. ३, १, २.
 केशा(-शडाअ)-न्त- -न्त: तैआ. ७, ६, १.
 केशिन्(-श+इनि) - -शिन् जै. १००; -शिन: तै. २, ७, १७, १; जै. १००; -शिनम् जै. १३७; १५३; -शिना श. ४, ५, ३, १०; -शिने तां. १३, १०, ८; -शी शां. ७, ४; जै. १००; १२४; १३३; १३७; १४३; १५३; जै. ३, ६, १, १; २.
 केशि-गुहपति- -तीनाम् श. ११, ८, ४, १.
 कुसर- -राणि तै. २, ६, ४, ५; -रेभ्य: जै. १५०.
 कुसर-वत्- -वान् श. ६, २, २, १५.
 कुकेय(←कुक्य) - -य: -यम् श. १०, ६, १, २.
 कुरिदि(←कुरिदि) - -शये ऐ. ८, २८.
 कुर्वत- -म् तै. ३, ४, १२, १.
 केशिनी(←न←केशिन्) - -नी शां. ७, ४; -नी: श. ११, ८, ४, ६.
 केशोर्य(←केशोर) - -र्य: -र्यात् श. १४, ५, ५, २२; ७, ३, २८.
 कोकपितु- -तु: श. १३, ५, ४, १७.
 कोशा|| - -श: श. १०, ५, ४, ३; तैआ. १, २७, ३, ७, ४, १; -श: श्रव मं. २, ४, १२; -शम् तैआ. ३, ११,

† टि. ३६६ घृ. द्र. † √ क्लिप् उपा. † ∅ पां. ५, २, १०९ द्र. † § पां. ७, ३, २ द्र. || -श=ष (√कृष्, ष) ।

४; -यो सा. २, ५, ३; ६, १४.
 कोश-का(र→)री- म् तै. ३, ४,
 १०, १.
 कोशा(-शऽअ-)न्त-न्तेन जै. १७.
 कोष्(←कुष्)-षा: श. १०, ५, ५, ८.
 कोसल-विदेह-हानाम् श. १, ४, १,
 १७.
 कौकुरुण्डि-ण्डे: सं. ३.
 कौकूस्त-स्त: श. ४, ६, १, १३.
 कौगेय(←कुणि)-य: तां. १३, ४,
 ११.
 कौण्ठरव्य(←कुण्ठरव)-व्य: ऐआ.
 ३, १, ६; शांआ. ७, १५, ८, २.
 कौण्डिन्य(←कुण्डिन)†-न्य:,
 -न्यात् श. १४, ५, ५, २०^१; ७, ३,
 २६^२; -न्यौ श. १४, ७, ३, २६.
 कौण्डिन्या†-न्यात् श. १४, ५, ५,
 २०; ७, ३, २६; -न्याभ्याम् श.
 १४, ७, ३, २६.
 कौण्डिन्यायना†-न:श. १४, ५, ५,
 २०; ७, ३, २६.
 कौण्डिन्यायना†-नात् श. १४, ५,
 ५, २०; ७, ३, २६.
 कौतस्त(←कुतस्त)-स्तौ तां. २५,
 १५, ३.
 कौतोमत(←कुत:ऽमत-)-तम् सं. २,
 ४, ८.
 कौत्स(←कुत्स)-स:श. १०, ६, ५,
 ९; जै. ५३; २०२^३; -सम् तां.
 ९, २, २१; १४, ११, २५; २६; आ. १,
 ६६; ७६; २०६; २१८; २२३; ३८१;
 ५१४; जैआ. १, ७६; २१४; २२३;
 ३८१; -स्तात् श. १०, ६, ५, ९;
 -स्तानि आ. जैआ. १, २२७; -स्ते
 आ. १, १६३; २१४; जैआ. १,
 १६२.
 कौत्सी-पुत्र-त्र:,-त्रात् श. १४, ९,
 ४, ३१.
 कौपयेय-य: जैउ. ३, ६, १, १^३;

-यम् जैउ. ३, ६, १, ३.
 कौपिवन-न: जै. १२.
 कौबेर(←कुबेर)-राय तैआ. १,
 ३१, २.
 कौमुद(←कुमुद)†-दम् जैआ. १,
 ८३; ८५; -दस्य आ. १, ८५; २८०;
 -दे जैआ. १, २७८; २८०.
 कौम्भ्य(←कुम्भ)-म्भ्य: तां. १५,
 ३, १३; -म्भ्यम् सा. २, २, ३; ८,
 ४; -म्भ्यस्य आ. १, ४८१.
 कौरव्य(←कुरु)-व्य: श. १२, ९, ३,
 ३; जैउ. ३, ६, १, १; -व्यम् जै.
 १५३.
 कौरव्यायगी-पुत्र-त्र: श. १४,
 ८, १, १.
 कौरव्याञ्चाल(←कुरु-पञ्चाल)-ल:श.
 ११, ४, १, २; गो. १, ३, ६७.
 कौरुपाञ्चाल-लम् श. १, ७,
 २, ८.
 कौलाल(←कुलाल)-म् तै. ३, ४,
 ३, १.
 कौलाल-चक्र-म् श. ११, ८, १, १.
 कौलमल-बर्हिष(←कुलमल-बर्हिष)-
 -षम् तां. १५, ३, २०; -षाणि आ.
 जैआ. १, ५८१; -षे आ. जैआ.
 १, २४०; ३५२; ३५४; आ. १,
 ५८१; -षेण तां. १५, ३, २१.
 कौवयेय(←कुवय)-म् जै. १५३.
 कौश(←कुश)-म् श. ५, २, १, ८^४.
 कौशाम्बेय(←कुशाम्ब)-य: श.
 १२, २, २, १३; जै. १६९^१; गो. १,
 ४, २४.
 कौशिक(←कुशिक)-क श. ३, ३,
 ४, १९; तैआ. १, १२, ४; ष.
 १, १; -क: वं. ३; ष. १, १;
 -कस्य आ. जैआ. १, ४७; -कात्
 वं. ३.
 कौशिक-ता-त्ता तै. १, ५, १०, २.
 कौशिकायनि-नि:-ने: श. १४,

५, ५, २१; ७, ३, २७.
 कौषारव(←कुषार)-रव: ऐ. ८, २८.
 कौषीतक(←कुषीतक)-म् ऐ. ७,
 ११; शां. ३, १; १९, ९.
 कौषीतकी-की शां. २५, ८.
 कौषीतकि-कि: शां. २, ९; ७, ४;
 १०; ८, ९; ११, ५; ७; १४, २; ४;
 १५, २; १६, ९; १८, ५; २२, १, २;
 २३, १; ४; २४, ८; ९; २५, १०;
 १४; १५; २६, ३^३; ५^३; ८; ९^३; ११;
 १४; २७, १; ६; २८, २; ७; ३०,
 ११^३; शांआ. २, १७; ७, १; ७;
 १५, १; श. २, ४, ३, १; का. १,
 ३, २, १; गो. २, ३, ११; -कीनाम्
 तां. १७, ४, ३; -के: शांआ. ४,
 ७; १५, १.
 कौषीतकेय-य: श. १४, ६, ४, १^३.
 कौष्ठ(←कोष्ठ)-ष्ठस्य श. १, १, २,
 ७; का. २, १, २, ८; -ष्ठत् १, ३,
 १, २८.
 कौष्ठ्य--ष्ठ्य तैआ. ६, ५, २.
 कौष्य(←कोष)-व्य: श. १०, ५,
 ५, १.
 कौसल्य(←कोसल)-ल्य: श. १३,
 ५, ४, ४^३; जै. ११५; -ल्यस्य जै.
 १५९.
 कौसुम्भपरिधान(←कुसुम्भ-परिधान)
 -म् शांआ. ११, ४.
 कौसुर(?)विन्द(←कुसुरविन्द)-
 -न्द: गो. १, ४, २४.
 कौसुरविन्दि-न्दि: श. १२, २,
 २, १३.
 कौहल(←कोहल)-ल: वं. १^३; -लात्
 वं. १^३.
 क्य(रक+यत्)→क्यम् श. १०, ४,
 १, ४; १५; २१-२३; क्यानाम्
 श. १०, ३, ४, २; ४^१; क्यानि श.
 १०, ३, ४, ४^३; क्यानी इति श.
 १०, ३, ४, २^१.

† स्वरभेदो विमृश्यः । ‡ 'कौत्सुद' इति जैआ. मुपा. चिन्त्यः । ७ 'पा-' इति कालि. मुपा. । § 'कौप' इति जैउ. द्र. । ¶ 'काशान्तेय' इति. मुपा. ? ।

क्यत्(←कियत्)-त्तै. ३,२,९,७.
 क्याम्बु-म्बू: तैआ. ६,४,१.
 क्तु(√कृ)-त्तव: ऐ. २, १८; ऐआ. १, ३,४;५, ३; शां. २०,४; गो. १, १, ३९; -त्तवे शा. ५,२,१,२; तैआ. ४, ५, १; -त्तु: ऐआ. २, ६,१;४,१,१; शां. १८, ३; २४, ६; शा. ३, ३,४,७; ४, १,४,१; ५,२,१, १५; ८,४,१,२१; १४, ३,१,३१; तै. ३, ५,६,१; ७,९, ४; तैआ. ४, २१,१; -त्तुना शां. २६,८; तै. २, ५,७, १; -त्तुभि: ऐ. ३,१८; ४, २९;३१; ५,१,४; ६;१२;१६; १८;२०; ऐआ.१,२, १; शां. १५, २; तै. २, ४,३,८; ८,३,१; तैआ. ४, २०, २; -त्तुम् ऐ.१,१३;३०;४,१०; ऐआ. १,३, ४; शां. ११, २; १८, २;३; शा. ३,३,४,७; ५,१,५,१९; ७,३,१, ३२;९,२,३,४१; तैआ. २, १५, १; तां. ४,७,८; -त्तुषु शां. ११, ४; तैआ. १,२६,३; -त्तु ऐ. २, १८; तै. १, ४,८, १; तां. ४,१, ९; -त्तानाम् शां. ११, ५; ६; -त्तो शा. १४, ८, ३, १; -त्तो: शां. १८,३; शा. ११, ५,५, १०; जैड. ३,७,२,२;४-७; -त्तो शां. १८,३; -त्त्वा तै. १,४,८,१;२,४, ६,२;३,८, ४, ३; -त्त्वे शा. २, ६,१,३९; का. १,६,१,२६.
 क्तु-स्य-य: शा. १०,६,३,१.
 क्तु-विद्(√विद्)-त्तद् शां. २६,६; तै. ३, ७, ११,५; -दम् गो. २,३,१४; -दे ऐ. ७,३४.
 क्तु-स्थला-ल्ला शा. ८,६,१,१६.
 क्तु(←तु)-दक्ष-क्षाम्याम् शा. ४, ५,६, २; -क्षौ शा. ४, १,४, १; १४,३,१,३१.
 √कृय्, क्राथयेत्इव तै. २, ३,९,९.
 √कन्द्, कन्दतिइव शा. ६,७,३,२;

अकन्दत् शा. ६, ७,३, २; ८,१, ११;अकन्दन् ऐ. ७, ६ अकन्द: शा. १३, ५,१, १७; अकन्द: तै. ३, ८,१८,६; गो. १,२,१८;२१; कन्दत् शा. ११,८, १,१; अक्रान् तां.१५,१,१; सा.१,४,२०;६,३. चिकन्देयु: गो. १, ३,८; अचिकन्दत् तैआ. ४,११,६; ५,९,८. कनिकन्ति सा. १,४,२०; कनिकन्दन्ते ष. ५, १०.
 कनिकन्दत्-, कनिकद्यमान-, पद्र. कन्द-न्देन जै. १०४.
 कन्दन्तु-न्तु: शां. २६,११.
 कन्द्य-न्द्ये तै. २, ७, ७,१.
 √कम्, क्रमते शा. १, ९, ३, १०;६, ७,२, १३-१६;३, १३; ४,११; क्रमते शा. १, ६,३,३३; ९,३,८; ९; ६,७,२,१०; ११; १३;१४; १५; ४, ११; तै. १, ३, ५,४; ७,४,४;९,२; क्रामति शा. १, ५, ३, ६; ष. १, ७; क्रमन्ते शा. १, ९,३,९; क्रमताम् का. २, १, २, १२; क्रमध्वम् शा. ९,२,३,२४; अक्रामत् तां. ६,१,४; अक्रमन्त शा. ६, ७, २, १०; अक्रमन्त शा. ६, ७, २, १०; ११; क्रमेत् शा. १, ९, ३, १०; ६, ७, ४, ११; क्रामेत् शा. १, ५, ३, ६; अक्रमीत् ऐ.५,२३; तां.१२,९,५. क्रमयति शा.११,७,२,१; क्रमयति शा. ५,४,२,६.
 क्रम-म: शा. ६, ७,२, १३; १४; १५; १६; -मेण तैआ. १०, १, १६; -मै: तै. ३,९,४,८.
 क्रममाण-णा: जै. १५६.
 क्रमुका(कञ्ज)-इवत्य-पाषाण-णा: ष. ४,४.
 क्रान्तु-म् शा. ५,४,२,६;९,५,१, ३७;३८; १३,५,४,११.
 क्रान्त्वा शा. ६, ६,४,१; ७, ४, ९;

१५.
 क्रय्(√की)-य: शा. ४, ६,८,६;११; १६; ९,५,१,८; तां. ५,९, १३; -यम् शा. १२,१,२,१; गो. १,४, ७,८; -यात् शा. ६, २,२, २९; -याय शा. ३, ३,२, १०;१२,६, १,९; -ये शां. ९,१; शा. ६,२,२, २९; -येण शा. १२,१,३,३.
 क्रयिन्-यि तै. १,७,८,६.
 क्रय्य-य्य: शा. ३,३,३,१.
 क्रयाद्(-व्य/अद्)-व्यात्,द् शा. १,२,१,४;१२,५,१,१४; का. २, १,४,३; तै. ३,२,७,१; -व्यादम् शा. १, २,१,४; का. २, १,४,३; तै. ३,२,७,१.
 क्रागा-गा शां. २३,८.
 क्रातुजातेय-य:, -याय जैड. ३, ७, ३,२;४,९,१,१.
 क्रिमि=कृमि-मय: शा.५,४,१,२; मं. २,७,४; -मय:इव तैआ. १, ८, ७; -मि: मं. २, ७,१; -मिभ्य: शा. १४, ९, २, १४; -मिम् मं. २,७,२; ४; -मीणाम् तैआ. ४, ३६,१; मं. २,७,३; -०मे तैआ. ४,३६,१; मं. २, ७,१; २.
 क्रियमाण(√कृ)-गम् ऐ. १, ४; १३;१६; १७; २५; २८; २९; ३०; २,२; गो. २, २,६; ४, २; -गस्य शा. १३,८, ३,१२; तैआ. ५, ९, ९; -गाय ऐ. २, ५; -णे ऐ. २,५; तै. १,७,२,६.
 क्रिया-या: सा.३,३,४; -याणाम् ऐ. १, १४.
 क्रिवि-वय: शा. १३, ५,४,७; -वि शा. ५, ४,२, १०; -वीणाम् शा. १३,५,४,७.
 √की, कीर्णाति शां. ७, १०; शा. ३, २, ४,७; ३, २, १८; ३,६; १८; ५, १,२,१४; ६, २,२,२८; २९; ७,३,१, २;३; कीर्णाति शा.

† 'क्या-' इति अ. १८,३,६. † 'कृत्वादाः' इति मुपा. अशुद्धः । तु. =क्र. ६,१७,२६ । † 'क्रमते' इति मुपा. ?।

३,३,३,१८; ५,१,२, १४; ७,३, १,१; १२,७,२,१०; ११; तै. १, ८, २, १; ५,३; तां. २१, १,४; क्रीणन्ति ऐ. १, २७; ३,४०; ७, ११; ३२; श. १२, ७, २, १२; क्रीणन्ति तै. १, ८, २, १; तां. २१, १,४; २५,४,१; गो. १,३, १९; क्रीणामि श. ३, ३, २, ६; क्रीणामि श. ३,३,३,३; ६; क्रीणात् श. ३, ३,३,४; क्रीणीहि श. ३, ३, ३, १; क्रीणीत ऐ. १, २७; क्रीणानि श. ३,२, ३,७; ४,१०; १५; ३, ३, १; ३; अक्रीणन् ऐ. १, १२; २७; क्रीणीयात् श. ३,३,३,१८; १२, ७,२,१२; तै. १,४,७,७; क्रीणीयात् तै. १, ४,७,५; सा. ३,१,६. क्रीयते ऐ. १, १२; क्रीयन्ते शां. २२,७; ८; क्रीयते श. ३,३,३,८. क्रय-, क्रय्य-, क्रीयन्- गद. क्रीत- -तः शां. ८,२; श. ३,३,३, ३; ४,२५; ४,१,२; १२,६,१,११; ७,३,६; तै. १,८,५,५; तां. २१, १, ४; जै. १४९; -तम् ऐ. १, १५; शां. ७, ६; १०; श. ३,२, ३,१७; ३,३,१४; तै. १,४, ७,५; तां. ९,५,२; -तस्य ऐ. १, १२; -ताय ऐ. १, १३; शां. ७, १०; -ते ऐ. १,२७; ६,३. क्रीत-सोम- -स्य गो. १, ३,१९. क्रीत्वा श. ५,४,५,१५; ७,३,१,७; ९,५,१,२१. क्रीयमाण- -णः श. ३, ३,२,६; ४, १, ७; -णम् ऐ. ३, ४०; -गेन ऐ. १, १३. क्रेतव्य- -व्यः तां. ९,५,१. क्रेष्यत्- -ष्यन् श. ४,५,१,२. √क्रीड्, क्रीडतः श. १३, ५, २, ५; क्रीडात् जै. १८२; क्रीडाम् जै. १८२. क्रीड,डा- -डम् ऐ. ५, १९; -डा जै. ३,५,६,८.

क्रीडत्-डन् तै. ३,१०,८,१; -डन्तः श. ४,१,५,२; -डन्तम् जै. १८०; -डन्तौ तै. २, ७,१२,२; ८,९,३. क्रीडन्ती- -न्तीः जै. २०४. क्रीडिन्- -डिनः शां. ५,५; श. २, ५,३,२०; का. १,५,२,१९; गो. २, १, २३; -डिनाम् तै. १, ६, ७, ५; -डिभ्यः श. २, ५, ३, २०; का. १,५,२,१९; तै. १,६, ७,५. क्रीडि-त्स्व- -म् तै. १,६,७,५. कुञ्च्(√कुञ्च्)- -ञ्च् तै. २, ६,२,२; तां. १३,९,११; ११,२०; जै. १७३. √कुञ्च्, कुञ्चयति श. ३, २, २,२४; ४, १,३; चुक्रोध श. १, ६,३,६; ८; ३,५,१,२१; ४,१,५,३; ५,५,४, ७; जै. १२४; चुक्रुधुः श. १४, ६,१,३; गो. २,६,१४; चुक्रुधुःऽइव श. ३, ५, १, १६; कुधः जै. १२४. कुड्ध,ड्धा- -द्धः शां १२, ३; जै. २६; १८०; गो. १, २, २; ३; -द्धम् शांआ. १२, ५; ६; श. १२, ४, ४,६; -द्धस्यऽइव तैआ. १,४,२; -द्धा जै. १३६,१७६. कुध्यत्- -ध्यन्ताऽइव जै. ४४. क्रोध- -धः श. १,७,४,४; ११, ६, १,१३; गो. १, २,२; -धम् शां. १२,३; श. ११, ६,१, १३; गो. १,२,२; -धाय तै. ३,४,१०,१. क्रोध-मय- -यः श. १४,७,२,६. कुमुक्- -कः, -कम् तै. १, ४,७,३. √कुम्, क्रोशति जै. १६५; क्रोशानि आ. १, ३८१; अक्रोशत् तां. १३, ५,१५; अकुञ्चत् तै. २,५,५,७. कुष्ट- -ष्टः सा. १,१,१४. कुष्ट-तम- -मःऽइव सा. १,१,८. क्रोश- -शम् तां. १३, ५,१४; १५; -शाय तै. ३, ४, १३, १; -शौ तां. १६,१३,१२. क्रोशशक्ति(←क्रोश-शत)- -म् गो.

१,५,५. क्रोशा(-शअ-) चुक्रोश- -शौ शांआ. १,४; जैआ. १, ३८१; आ. १, ३८१. क्रूर,रा- -रः ष. ३, १०; -रःऽइव जै. ९; -रम् ऐ. १,२६; ऐआ. २,३, ८; श. १,२,५,१९; २३; ३,८, २,९; का. २,२,३,१८; तै. २,२, १,७; ३,३,९,७; तैआ. ६, १०, १; १०, १,१३; तां. ७, १, ८; १३, ६, १०; जै. २०७; मं. १, ७,२; -रम्ऽइव श. ५,४,३,१२; का. २,२,३,१८; २१; तै. ३, २, ९, १३; जै. ३०; -रस्य श. १, २, ५, १९; तै. ३, २, ९, १३; -रागि तैआ. ४, २७, १; ष. ३, ८; १०; ५, ६; -रात् गो. १, २, १८; -राम् तां. ९, ८, १३; -रेण तै. २,२,१,७. क्रूर-कर्मन्- -र्मणे श. ५,४,३,१२. क्रूर-कृत्- -ताम्ऽइव तै. १, ४, ६,५. क्रूर(-रऽकृ-)-र्ष(भ→)भा- -भाः जै. २०३. क्रूर-व(ह→)हा- -हाऽइव शां २७,१. क्रूरी/कृ, क्रूरी कुर्वन्ति श. १, २,४, १६; ३,१,७; ६,१; १९; ८,२,८; १०; ११; क्रूरी... कुर्वन्ति श. ३,८, २,३०. क्रूरी-कृत,ता- -तःऽइव शां. १०,१; -तम् शां. ६,१४; १८, ८; -ता श. १३, ३,६,६; तै. ३,९, १८, २; -तेन श. ३,८,३,१०. क्रेतव्य-, क्रेष्यत्-√की द्र. क्रीडिन्(←क्रीडिन्)- -नम् श. ११,५, २,४. क्रीव्य(←क्रिवि)- -व्यः श. १३,५,४,७. क्रोध-√कुध् द्र. क्रोश-√कुश् द्र. क्रीञ्च,ञ्चा(←कुञ्च्)- -ञ्चम् तां. ११,१०,१८; १९; १३, ९,१०;

१७; १४, ११, २९; जै. १७३;
जैउ. १, १६, २, १२; आ.जैआ.
१, १६५; ५४९; -ञ्चस्य तां.
१४, ११, २९; -ञ्चा जैउ. १,
१२, ३, ६; -ञ्चानि आ.जैआ. १,
५४६; -ञ्चे तैआ. १, ३१, २;
तां. १३, ११, १९; आ.जैआ. १,
५४८; -ञ्चौ जै. १५०.

कौञ्चिकी-पुत्र-त्राभ्याम्-त्रौ श.
१४, ९, ४, ३२.

कृवित(√कृव्)-मूड्व सं. १.
किल्व(√कृव्?)-त्रे श. १४, ८,
३, १.

क्रीव(√क्रीव)-त्रे श. १, ४, ३, १९;
१२, ७, २, १२; तै. १, ८, ५, ४;
-त्रम् तै. १, ७, ८, २; ३, ४, १, १;
तां. ८, १, १०; -त्राः श. १४,
९, २, १२; -त्रात् श. १२, ७, २,
१२; तै. १, ८, ५, ३.

क्रोमन्-मा ऐ. ७, १, श. १२, ९,
१, ३; १५; गो. १, ३, १८; -मानः
श. १०, ६, ४, १; -मानम् तै.
२, ६, ४, ३.

क्रोम-हृदय-म् श. ४, ५, ४, ६.

कं(←किम्+अत्) ऐ. ३, १३; ४,
२०; ८, ३; ४; ऐआ. १, ३, ८, ५, २;
२, १, ८; ३, २, ५; शां. ३, ४; १९,
६; २१, ३; २४, ५; २६, ९; १२;
शांआ. ६, १९; श. १, २, ५, ९;
४, १, १७; ६, १, ६; ९, १, २१; २,
५, ३, ४; ३, १, १, ४; २, १६; २, २,
५; ३, ४, २२; ८, २, २५; ३, २; ४,
५, १, ७; २, १३; ५, १, ३, १३;
४, १, ९; ६, १, ३, २; ३; ४; २, २,
२९; ७, ५, २, ४३; १०, १, ३, ३;
११, १, ४, ३; ७, २, ६; ७; १२,
४, १, ११; ८, ३, २७; १४, १, १, २;

४, १, ९; ५, १, १६; ६, २, १३; ३,
१; २; ११, १; का. १, ५, २, ४; २,
२, ३, ८; तै. १, १, ९, ९; २, १, २,
१२; ४, ५; २, ३, ७; ४, ६, ११; ८,
३, ५; ६, २; तैआ. १, ५, १; ८,
१; ५, १, ४; तां. ४, ५, १७; ६,
३, ११; १३, १०, १५; १४, १, १२;
४, ७; ६, ८; जै. ८६; ८७; १६०;
१८४; १९८; जैउ. १, २, २, १;
४, ३, १; १७, १, ८; २, ४, ३, १;
४, ११, २, ७; सां २, ४, १; ष. १,
५; ४, ७; गो. १, २, ९; १४; ३, १६;
२, ५, ७.

कथत्(√कथ्)-त्र तैआ. ५,
११, ४.

कळ-ळम् तै. १, ८, ५, १; -ळैः तै.
२, ६, ४, ४; ११, १.

क्षडति तां. २०, १४, ७.

√क्षग्, क्षणुते श. ४, ४, ३, १३;
६, १, ६; ८; क्षणुते श. ४, ४, ३,
१३; क्षण्वन्ति श. ५, २, ४, ८;
क्षण्वन्ति श. १, ७, ४, १९; ९, २,
४; क्षण्वीत तै. ३, २, १०, १.

क्षण-गाः शांआ. ७, २१; -णेन
गो. १, ५, ५.

क्षणितु-तोः श. १४, ८, १४, ४.

क्षत्-म् श. ६, ४, ३, १; ३; ५.

क्षति-तिः ऐ. १, २, २.

क्षत्(√क्षद्)-उत्तः श. १३, ५, २,
८; -त्ता श. ७, ३, १, ७; १३, ५,
२, ८; ४, ६; तां. १९, १, ४;
-त्तारम् श. १३, ५, २, ८; तै. ३,
४, ७, १; -त्तुः श. ५, ३, १, ७;
तै. १, ७, ३, ५.

क्षत्संग्रहीतु-तारः तै. ३, ८, ५,
४; -त्तुभिः तै. ३, ८, ५, ३.

क्षत्र(√क्षि)-त्रम् ऐ. १, ३०; २,

३३; ३८; ३, ११; १९; ४१;
६, २, १; ७, १९; २०; २१; २२;
२४; २८; ३१; ८, १; २; ३; ४;
५; ६; ७; ८; ९; १२; १६; १७;
२४; २५; २७; ऐआ. १, १, ३;
शां. ३, ५; ४, ८; ७, १०; ९, ५;
१०, ५; १२, ८; १६, ४; शांआ.
१३, १; सा. १, २, १, ७; ३, ४, १०;
१५; ५, ५; २, १, २, १८; ३, ५;
७; ४, १२; ४, ३, ६; ७; ५, २, ६;
२०; ३४; ३६; ४, ८; ३, ३, २, ८;
४, १, १०; ५, २, ११; ६, १, १७;
१८; २४; ९, १, १६; १८; ३, ३;
७; ४, १, ४, १-४; २, २, १४; ३,
३, ६; ९; ४, १, १८; ५, १, १,
११; ५, ३; ५; ९; १२; ३, १,
३; ४, २७; २८; ५, ८; ३३; ४,
१, ४; ३, १६; ६, १, २, २५; ४, ४,
१२; ६, १, ७; ८; ३, १४; १५; ७,
१, १, ४; ४, २, १२; ८, २, ३, ११;
४, २, ४; ३, १०; ५, ३, ८; ७, १, २;
३; १२; ९, १, १, ५; १८; २५; ३,
१, १३; १४; १५; ४, १८; ४,
१, ७-१२; १६; २, १६; ३,
१; २; ३; ४; ५; ८; ९; १०,
४, १, ५; ९; ११, २, ७, १५; १६;
४, ३, ३; ७; ११; १२, ७, ३,
८; १२; १५; ८, ३, ५; ७;
१९; २३; १३, १, ५, २; ३; ७, ३;
२, २, १५; १७; ४, ४, १; ६, २,
१०; ७, १, १०; १४, १, ३, २७;
२, २, ३०; ३, १, ९; ४, २, २३;
२६; २७; ५, ४, ५; ६; ७, ३, ६;
७; ८, १४, ४; का. १, १, २, १२;
३, ४; ६; ४, १२; ३, २, ६; ७; ५,
१, ४; २५; ३०; ३२; ३, ८; २, १,
४, ५; तै. १, १, १, १; ७, ३, २;

† 'क्लोमन्' इति Pw. Bw. Mw. इत्येतेषां मुपा.स्वरविरोधाच्चिन्त्यः । तु. अ. २, ३३, ३; य. १९,
८५; २५, ८. ‡ 'माः' इति कालि. मुपा. ? । § पा. ५, २, १२; ७, २, १०५ । § 'अक्षर' शब्दनिष्पत्तवित्थेतदाह ।
७ तौमुनि रूपं प्रकल्पयन्तः Pw. Bw. Mw. चिन्त्याः । १ क्षत्- ? इति मुपा. । 'क्षत्' पाठे भाष्यानुसारी सुकल्पः ।
सांश्रौ. १६, १, १६, 'क्षत्र' इत्येवोपलभ्यते । स. काश्रौ(२०, १, १६). इत्येतयोश्च 'क्षत्र(←क्षत्)' इति अद्र. ।

८^३;७,४^३; २, ५, ७, २; ४^३; ६, १,
 ६; २, २, ५, ५, ९, १; १३, ३; १७,
 ७; १९, २; २०, ५; ७, १८, ५; ८, ५,
 ७; ८, ९; ३, १, १, ८; ७, ६, ६; ७, २;
 १४, २; ८, ५, १०^३; १०, ३; ९,
 १४, २; १६, ३; १०, ५, १; तैआ.
 २, ५, २; ३, ११, ९; ४, ५, ४; तां.
 २, ८, २; १६, ४; ५, ४, १२; ९, २,
 ७; १५; ११, ११, ८^३; ९; १३, ४,
 १७^३; १५, ६, ३^३; १८, ९, ६;
 १०, ९; १९, १, ५^३; १७, ३; २३,
 ७, २; जै. २५; ६८^३; ८२^३; ९५^३;
 १०१; ११७^३; १३०^३; १३७^३; १४५;
 १५३; १६८; २०५; ष. १, ४;
 ३, ८; गो. १, २, ४^३; ४, १०^३;
 २, ३, १८; ५, ७; ६, ३; ७;
 -त्रम्ऽइव ऐआ. ५, १, १; शां.
 ४, ८; -त्रम्ऽत्रम् तैआ. १, ३, १,
 ३; -त्रस्य ऐ. ४, ९; ७, १९^३; २८;
 ८, २^३; ३; ऐआ. १, १, ३; शां. १०,
 ५; शा. १, ३, ४, १०^३; ५, २, ०^३;
 २३^३; ४, ४, ३^३; ४^३; १२, ७, ३, १२;
 ८, ३, ८^३; १३, १, ५, ३; ५; २, २,
 १७; १४, ३, १, ९^३; ४, २, २, ३; २६;
 ५, ४, ५; ७, ३, ६; ८, १४, ४; का.
 १, १, ३, ६^३; तै. १, ७, ६, ४^३; १०,
 २^३; २, ४, ७, ७; ६, ५, १^३; ७, १८,
 २; ३, १, २, ७; ७, ७, २; ९, १४, ३;
 तैआ. ४, ११, ३; तां. २, ८, २^३;
 १६, ४; ३, ९, २^३; ११, ११, ८; १५,
 ६, ३; १९, १७, ३; जै. ८९;
 २०५^३; गो. १, ४, १०; -त्रस्यऽइव
 तां. १३, ४, १७; १५, ३, ३; १९,
 १, ५; -त्राणाम् शा. ५, ४, २, २;
 तै. १, ७, ८, ५^३; २, ७, ६, ३;
 -त्राणि शा. २, १, २, १८; १९^३;
 १४, ४, २, २३; का. १, १, २, १२^३;
 तै. २, ७, १८, ३^३; तैआ. ४, १०,
 २; -त्राव ऐ. ७, २२^३; ८, १, ४;
 २४^३; शा. ४, १, ४, २; ८, ७, २, ३;

९, ४, ३, ४; १२, १, २, २; ७, ३, १५;
 ८, ३, २, २; १४, ४, २, २, ३; तै. १,
 ६, ५, १; तां. ११, १, २^३; १८, १०,
 ८; जै. १०१; गो. १, ४, ९; -त्राय
 ऐ. ६, २१; ७, २२^३; शा. २, ५, २,
 ३४^३; ४, २, २, १३^३; ३, ३, १०^३; ५,
 ३, ३, १२; ५, ३३; ४, २, ३; ८, ५, ३,
 ८; ९, १, १, १५; २५; ३, १, १६; ४,
 १, १६; ३, ३; ९; १०, ४, ३, २, २;
 १३, २, ७, १५; १३, २, २, १५^३; ६,
 २, १०; १४, २, २, २, ७^३; ९, ३, ६;
 का. १, ५, १, ३०; तै. १, ७, ४, २;
 ६, ७; ३, ४, १, १; तैआ. ४, १०,
 १; ६, १, ३; तां. १, ३, ९; ९, १; ३,
 ९, २; १८, १०, ८; गो. २, ६, ३;
 -त्रै ऐ. २, ३, ३; ७, ३, १^३; ३, २^३; ८,
 २; ९; शा. २, ५, २, ३, ६; ४, ३, ३,
 ९; ९, ४, ३, ९; १२, ८, ३, २, २^३;
 १३, १, ५, ३, ५; १४, ४, २, २, ३;
 का. १, ५, १, ३, २; तै. २, ६, ५, ६;
 ७, ६, ३; ३, ७, १०, ३; तां. ३, ९,
 २; जै. १६८; मं. २, २, २; गो.
 २, ६, ७; -त्रेण ऐ. २, ३, ३^३; ३८;
 ३, १९^३; ८, २^३; ३; ४; ६; २५; २७;
 शां. ४, ८; १२, ८^३; शा. ५, ३, ५,
 ८^३; ६, ४, ४, १, ३; ६, ३, १५, ९, २,
 ४, १८; ४, ३, ९; ११, २, ७, १५;
 १२, ७, ३, १५; ८, ३, १९; २, ३;
 १३, १, ५, ३; ५; २, २, १७; ६, २,
 १०; तै. २, ७, १८, ५; ३, ९, १४,
 २, ३; तैआ. ४, २१, १; तां. १८,
 १०, ९; जै. ६८; १०१; १६८; ष.
 १, ४; ३, ८; गो. २, ५, ७; ६, ७.
 क्षत्र-काम- -मः तां. १३, ४, १७.
 क्षत्र-पति- -तिः शा. ५, ४, २, २; ११,
 ४, ३, ११; तै. १, ७, ८, ५; २, ५,
 ७, ४; तां. २०, १२, ५; -तिम्
 तै. १, ७, ८, ५.
 क्षत्र-भूत्- -भूत् तै. २, ४, ६, १२;
 -भूते शां. १९, १.

क्षत्र-भूत्तम- -मः तै. २, ७, ६, ३.
 क्षत्र-मात्र- -त्रम् शा. १४, ८, १४, ४.
 क्षत्र-यज्ञस- -सस्य शां. ७, १०;
 १२, ८^३.
 क्षत्र-रूप- -पम् ऐ. ८, ७; ८^३.
 क्षत्र-लोक- -कम् सा. ३, ८, ३.
 क्षत्र-वत्- -वते शां. १९, १.
 क्षत्र-वृनि- -नि शा. १, २, १, ७; १०;
 का. २, १, ४, ५; ८; ९; -निः शा.
 ३, ५, २, ११; ६, १, १७.
 क्षत्र-सामन्- -म तां. ९, २, ७; १५.
 क्षत्रिय,या- -यः ऐ. ६, २, २; ७, १४;
 १९; २०^३; २३^३; २४^३; २६; ३०;
 ३१^३; ३३; ३४^३; ८, ३; ५; ६; ८-
 १२; १५; १७^३; १९; २०; २३; शां.
 २५, १५; शांआ. ६, १९; शा. १, ३,
 २, १५; २, १, २, १७; ३, ५; ४, १,
 ४, १; ५; ६; ३, ३, ६; ९; ५, ३, ५,
 २७; ४, ३, ४; ७; ८; ६, १, २, २५;
 ४, ४, १, ३; ६, ३, १, ३; ७, १, १, ४;
 ९, १, १, १८; १२, ८, ३, ५; १९;
 १४, ४, २, २, ७; का. १, १, ३, ४;
 तै. १, ७, ९, २; जै. १०१; गो.
 २, ६, ४; ७; -यम् ऐ. ७, २०; ८,
 १५^३; १९; शा. १, ३, ४, १५; २, ३,
 ४, ६; ५, २, ६; ३, ९, ३, ३; ७; ६, ४,
 ४, १३; १४, ४, २, २, ३; ५, १, १५;
 का. १, ५, १, ४; २, २, १, १६; जै.
 १०१^३; ष. २, १०; -यस्य ऐ.
 ७, २१^३; २२; २५^३; २६^३; ८, २०^३;
 शा. १, ३, २, १५; ३, ३, २, ८; ४,
 १, ४, ५; ६, ६, ३, १, ३; १५; ११, ८,
 ४, ५; १२, ८, ३, १९; १३, ४, १, २;
 ८, ३, ११; तै. ३, १२, ९, ३; सा. २, ५,
 ३^३; -या शा. ३, २, ४, १६^३; -याः
 शां. १६, ४; -याणाम् तै. २, ४, ७,
 ७; -यात् ऐ. ७, १५; ८, ७; -याय
 ऐ. ७, २९^३; शा. १, ३, २, १५; ५,
 ३, ४, २, ७; २८^३; का. १, ५, १, ३^३;
 जै. १०१; -ये शां. २, ५, १५;

† 'क्ष' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः ।

-येण श. ४, १, ४, ६; १४, ४, २, २७; जै. १०१; १६८; -येषु श. ४, ४, १, १८.
 क्षत्रिय-ता- -ताम् ऐ. ७, २४.
 क्षत्रिय-यज्ञ- -ज्ञः ऐ. ८, ३; श. १३, ४, १, २.
 √क्षद्, क्षदन्ते ऐ. १, १५.
 क्षत्वा तां. ९, १०, २.
 क्षदत्- -दन्तम् ऐ. १, १५.
 क्षन्/क्षम् द्र.
 क्षपण(√क्षप्)- -णः शांआ. १२, ७; -गम् शांआ. १२, ४.
 क्षपा- -पा तां. १८, ८, १६; -पाः ऐ. १, १३; तैआ. १, १०, ३१; -पाभिः ऐ. १, १३.
 √क्षम्, क्षमन्ते गो. २, ५, ९; चक्ष-मिरे श. ३, ७, ३, १; ३; ४, ३, ४, १४; क्षमेथाः ऐ. ३, ३ ४; अक्ष-मन्, अक्षमन् श. ३, ८, १, १०.
 क्षम्- -मि तै. २, ८, ५, ८.
 क्षमा- -मा ऐ. ३, ३९; श. ६, ७, ३, २. क्षामा- द्र.
 रक्षय(√रक्षि)- -यम् शां. ३, ५; -यात् शां. ७, ४; जै. २११; जैड. १, १, २, ६; ७.
 क्षय-वृद्धि- -द्धि ष. ४, ६.
 क्षय्य- -य्यम् तै. ३, ११, ७, ४.
 रक्षय(√रक्षि)- -यः ऐ. १, १६; २, २; शां. ८, १, श. ७, ५, २, ५४; तै. ३, ६, १, १; गो. २, २, १३; २०; -यम् ऐ. १, १३; २२; शां. ७, १०; २६, १७; तां. १, ९, १; -यस्य श. ४, ४, १, ६; -ण्याः तै. ३, ७, ९, १; -याः तां. १, २, ५; -याय श. ३, ६, ३, १५; ४, ३; ४, ५, १, १६; तैआ. ४, ४२, ४; १०, १, १२; तां.

१, ९, १; गो. २, २, १३; -ये ऐ. ५, २१; ६, १०; ७, ९; शां. २६, १७; २८, ३; श. २, ३, ४, २६; ४, ५, २, १७; ७, ५, २, ५४; का. १, ४, १, २०; तै. २, ४, १, ७; -येषु ऐ. १, १६; शां. ८, १.
 क्षय(त्→)न्ती- -न्तीः तै. २, ५, ८, ५; तैआ. ४, ४२, ४.
 क्षयत्(√रक्षि)- -यन्तम् श. ७, ३, १, ३३; -यन्ता ऐ. ५, २०; शां. २६, १५.
 √क्षर्, क्षरति ऐआ. २, २, २; तै. २, ४, ६, १२; जै. १३०; जैड. १, २, ३, ४; सा. १, ७, ४; क्षरन्ति ऐआ. २, २, २; श. १४, ९, ३, ११; क्षरन्ति तै. २, ७, ७, ६; तैआ. १०, १०, २; १५, १; ४९, १; तां. १३, १, ५; ष. ५, १०; क्षरन्तु तां. १३, १, ५; अक्षरत् श. ६, १, ३, ६; तां. २०, १४, ७; जैड. १, ७, २, १; ष. १, ५; गो. १, १, ७; अक्षरन् तै. २, ८, ३, ४.
 क्षरत्- -रन् जैड. १, १४, २, ८.
 क्षरन्ती- -न्तीः तैआ. ३, ११, १०; तां. १, २, ९; ६, ६, १७.
 क्षा(√रक्षि)- -क्षाः ऐ. ५, १९; शां. २६, १२; क्षाम् श. ४, ५, ३, ३; तै. २, ८, २, ४.
 क्षात्र-संभ्रहीतृ- -तृणाम् श. १३, ४, २, ५; ५, २, ८.
 क्षाम(√क्षै)- -माय तां. १, ८, ७.
 क्षाम-कर्ष-मिश्र- -म् श. २, ५, २, ४६; का. १, ५, १, ३८.
 क्षाम-वत्- -ते ऐ. ७, ६.
 रक्षामत्- -त् तैआ. १०, १, १६.
 रक्षामन्(√क्षम्)- -म तै. २, ४, ५, २.

क्षामा- -मा श. ६, ७, ३, २; तै. २, ८, ९, २६.
 √रक्षि, क्षिणोति श. १०, ४, ३, १; क्षिणोति श. ३, ५, १, २५; १०, ४, ३, १; क्षिणुतः श. २, ३, ३, ११; १२; क्षिण्वन्ति श. १, २, २, ११; क्षिण्वन्ति का. २, २, १, ८; क्षिणोमि श. ६, ६, ३, १५; तैआ. २, ५, ३; क्षिणुयात् श. १, ३, १, ६; ६, ६, ३, १५; का. २, २, ४, ५.
 क्षीयते ऐ. ५, १६; शां. ७, ४; श. ८, ३, ३, ७; १०, ५, ४, १७; १४, ४, २, २८; ५, १, ३; २, ३; क्षीयते श. २, ४, २, ७; ३, ८, ३, ३०; का. १, ३, ३, ७; तै. १, १, ३, ५; ४, ६, ५; ३, १०, ९, १०; तां. ६, १, १०; जै. १२४; ष. १, ६; ४, ६; क्षीयते तै. ३, ११, ८, ५; क्षीयन्ते श. ३, ९, ३, २७; ७, ५, २, २; १४, ४, ३, १; ६; जैड. ३, १, १, ११; गो. २, १, ८; अक्षी-यत तै. १, १, ३, ५; जैड. १, ७, २, २; १४, २, ८; क्षीयत श. १४, ४, ३, ७; जैड. १, १, २, ५; क्षीयेरन् जैड. १, १, २, ७; क्षायि तै. ३, ७, ५, ७; क्षेष्टाः गो. २, १, ७; अक्षेष्टयत श. ८, ३, ३, ७.
 रक्षय-व्य- गद्र. क्षीण- अद्र.
 √रक्षि, क्षेति ऐ. १, २९; ८, २६; तै. २, ४, ६, ४; क्षेति तै. २, ८, ४, ३; क्षेतिऽह्व ऐ. ५, २१; क्षियति श. ६, ३, ३, १९; १४, १, २, २४; गो. १, ३, १९; क्षियतिऽह्व शां. २६, १५; १७; क्षियन्ति शां. १६, ४; श. ७, ५, २, ५४; १४,

† 'क्षपः' इति भा. मैसू. च । ‡ 'क्षत्त' टि. गद्र. । || अति/क्रम् पटि. द्र. । ¶=त्र. १०, ४५, ४; य. १२, ६ ।
 ऋ.- पपाः तु. 'क्षाम' इति । 'क्षामन्' इत्यतो निष्पन्नो संहितादीर्घश्चेति । वाजसनेयिकास्तु 'क्षामा' पपा. पठन्ति ।
 § 'क्षामशब्दो ऽन्तरिक्षवाची' इति ब्रुवता सा. 'क्षामन्' इत्यतः पूर्ववन्निष्पादितो भवेत् । 'क्षामा(गद्र)→क्षामा' इति द. ।
 तु. तत्रैव श. प्रकरणे द्र. । ϕ √रक्षि क्षये, हिंसायाम् । √रक्षि निवासण्योः । √रक्षि ऐश्वर्ये, इति विवेको द्र. ।
 † 'क्षण्वन्ति' इति मुपा. सा सम्मतः । √क्षणु हिंसायाम् इत्यस्येदं रूपमिति ।

१,२,२४; तै. ३,१,१,६; ७.
 क्षित्-तम् तैआ. २,१९,१; -ताः
 तैआ. १,९,१.
 क्षित-वत्- -त् शां २६, १५; १७.^३
 क्षिति- -तयः तै. २, ४, ७, ९; ३, ६,
 १०, २; सं ५; -तये गो. १, १,
 ९; -तीनाम् शां. १५, २.
 क्षियत्- -यन्तः ऐआ. ५, २, २;
 सा. १, ४, १४; -यन्तम् शा. ९,
 ५, २, ४.
 क्षेति-वत्- -त् ऐ. ५, २०^३; २१^३.
 √क्षिप्, चिक्षिपः तैआ. ६, १, ४.
 क्षिपणि- -णि श. ५, १, ५, १९;
 -णेऽड्व तैआ. १, ४, २.
 क्षिपित्- -तः तै. ३, ७, ६, १६.
 क्षिप्र- -मः श. ६, २, १, ३७; ९, ४, १,
 १०; -प्रम् ऐ. ५, ३०; ६, ८^३; १८^३;
 ८, २८^३; शां. २, ९; २८, ७; श. ४,
 १, ३, ३; ५, ५, ५, १४; ६, ३, २, २;
 ११, २, ७, २३; १३, ८, १, २; का.
 १, १, ४, १९; २१; ३, ४, ९^३; २, २,
 ३, १६; २, ४, १४; तै. ३, १, ४, १५;
 ५, १५; १०, १, ४; तां. ७, ७, १२;
 ९, १, ३८; १२, १३, २३^३; १३, ४,
 ११^३; सं. १; गो. १, ३, १३^३; २, ६,
 ५^३; -आणि श. १२, ३, २, ५^३;
 -आत् श. ६, ३, २, २; -मे शा.
 १, १^३; श. १, २, ५, १७; ३, १, १७;
 ४, ३, २१; ६, १, १८; ७, २, १७; ८,
 ३, १६; २, १, ४, १९; २१; ३, २, १४;
 ४, ४, १५^३; ३, १, १, २; ४, १, १,
 २१; २, १, ५, ५, २, १५; ८, ११; ६,
 ८, १८^३; ५, ३, ३, २; ३; ७, ४, २,
 १८; ९, ३, ४, ११; १०, ३, ५, १६;
 ५, ५, ९; ११, १, ३, ७; १२, ४, १,
 ४; ४, २, ९; ३, ८; ५, १, १७; १३,
 ८, १, ७; १२; तै. ३, ९, १, ३; जै.
 १२७^३; जैड. १, १, ४, ७.

क्षिप्र-काम- -मः सा. १, २, ४.
 क्षिप्र-गति- -तिः दै. ३, १७.
 क्षिप्र-श्येन्- -म् श. १०, ५, २,
 १०.
 क्षिप्रा(-प्रऽअ-)यण- -गानि गो. १,
 ५, ५^३.
 क्षिप्रे(-प्रऽइ-)षु- -ष्वे तै. २, ८,
 ६, ८.
 क्षेपिष्ठ- -ष्ठः तां. १७, १२, ३; ष.
 ३, ८^३; ९.
 क्षेपीयस्- -यः श. ६, ३, २, २.
 क्षेपन्- -ग्गा० तां. ७, ६, ४.
 क्षीण(√क्षि)- -णे श. २, ४, २, ७;
 का. १, ३, ३, ७.
 क्षीर- -रम् श. २, ३, १, १६; का. १, ३,
 १, ९; तै. १, ४, ८, ४; २, ६, २, १;
 जै. १७३; जैड. १, १, ३, ८; -रस्य
 श. ९, ३, २, ४; -रे तै. १, ३, ६,
 ८; तां. २४, १८, ३; जैड. १, १,
 ३, ८; -रेण श. १३, ८, ४, २;
 तैआ. ६, ४, १.
 क्षीर-भाग- -गाः तैआ ६, ८, १.
 क्षीर-युजिन्- -जी श. १, ३, ४, १४.
 क्षीर-र(स→)सा- -साः तां. १३,
 ४, ८.
 क्षीर-वत्- -वान् तैआ. ६, ८, १.
 क्षीर-श्री- -श्रीः श. १२, ६, १, २५.
 क्षीर-होत्- -ता श. २, ३, ३, १५.
 क्षीरा(-रऽआ-)हुति- -म् जै. ५^३.
 क्षीरिन्- -रिणी सा. ३, ३, ३; -री
 श. ६, ६, ३, ३.
 क्षीरो(-रऽओ-)दन- -नः श. २, ५,
 ३, ४^३; का. १, ५, २, ४; -नम् श.
 १४, ९, ४, १३.
 क्षीरोदन-मांसौ(-सऽओ-)दन-
 -नाभ्याम् श. ११, ५, ७, ९; -नौ
 श. ११, ५, ७, ५.
 √क्षुद्, अक्षुदयत् तै. २, ४, ५, २.

क्षुद्, द्रा- -द्रम् ऐआ. २, २, २; श.
 १, ५, ३, ११; २, ५, १, २; ४, १, ३,
 १६; का. १, ४, ३, २; जै. १५०;
 गो. २, १, ९; -द्राः श. ९, ४,
 ३, १४^३; १०, ४, २, १८; १४, ५, १,
 २३; तैआ. ४, ३६, १; जै. १६५;
 २०४; -द्राणि शांआ. ७, २२;
 तां १७, १, ३; जैड. ३, ५, ४,
 ४; -द्रान् तै. ३, १, २, १०;
 -द्रेभ्यः गो. १, १, १२.
 क्षुद्रक- -कः मं. २, ७, ३.
 क्षुद्र-मिश्र, श्रा- -श्रा शांआ. ८,
 ११; -श्राणि ऐआ. २, ६, १.
 क्षुद्र-सूक्त- -क्ताः ऐआ. २, २, २^३.
 क्षोदस्, क्षोदिष्ठ-अद्र.
 क्षुब्ध(√क्षुब्ध)- -त् श. ९, १, २, ५^३;
 तै. ३, १२, ९, ६; तैआ. ४, २२,
 १; -धः तै. १, २, १, ३; -धम्
 श. ९, १, ३, ५; तै. १, ६, ७, २; ३;
 ३, १, १, १२; २, २; तैआ. २, ९, १;
 -ध्रा तै. १, ५, ६, ५; -ध्रे तै. ३, ४,
 १६, १; मं. २, ६, १६.
 क्षुत्(√धृत्-ष्णा)- -भ्याम् तै. ३, ४,
 १६, १.
 क्षुत्पि(-धऽपि-)पासा- -भ्याम् मं. २,
 ६, १७.
 क्षुध्यत्- -न् तैआ. १, ३१, ५.
 क्षु-मत्- -तः तै. २, ७, १३, ५; -न्तम्
 ऐआ. ५, २, ३; तां. ९, २, १३.
 क्षुमाऽ- मा श. ५, ३, ५, २९.
 क्षुर- -रथ शांआ. ६, २०; श. २, ६, ४,
 ५^३; ६; ७; ३, १, २, ७^३; ८, ५, २,
 ४^३; १४, ४, २, १६; का. १, ६,
 ४, ६^३; ७^३; ८^३; तै. २, ७, १७, ३;
 -रम् श. ३, १, २, ९; सा. १,
 ५, १५; -रस्य श. १४, ६, ३, २;
 आ. २, ७, १; -रेण श. ३, १, २,
 ७; ८; तै. २, ७, १७, २; सा. २,

‡ वर्णविकारेण √क्षीयते रूपसिद्धिः । अथवा √क्षिपेरेवेति भा. । ० 'क्षिष्ण' इति मुपा. । सा. अपि. तथैव । Ly. (Ms.) C., Pw. प्रभू. च यथोपरि मुद्रितं तथा साध मन्थन्ते । ६. /अपतीति क्षपा पकारस्य मकार इति सा. । √क्ष्मायतेरिति उ. म. ।

५,४;३,६,११;१३; मं. १,६,१.
 धुर-धान- ने शांआ. ६, २०;
 श. १४,४,२,१६.
 धुर-धारा- रायाम् जैउ. ३,३,३,९.
 धुर-पवि- वि आ.जैआ. १, २११;
 -वि: जै. २६; -विगी आ.जैआ.
 १,३२३; जैआ.२,२३,३; -विम्
 जै. १४; २६; -वी श. ३, ६,
 २,९; -वीन् श. ७, ३,२, ५;६.
 धुर-संयुक्त- -क्त: सा. २,५,५.
 धुर-हरसी- -सी जैआ. २,२३,५.
 धुरलुक,कृ- -का: श. १,८,१,३; तै.
 ३,१०,१,४.
 धुरलुक-कालेय- -म् आ. १,२३७.
 धुरलुक-वात्सप्र- -म् आ. १,३१७.
 धुरलुक-वैष्टम्भ- -म् आ. १,४७१.
 धुर-वत्- -त: तां. ८,२,२.
 क्षेत्र-वत्-√रक्षि द्र.
 क्षेत्र(√रक्षि)- -त्रम् ऐ. ८, २०; शां.
 ३०,११; शांआ. १२, ४; तै. २,
 ७,१३,३; तां. २,१,४; गो. २,५,
 १०; -त्राणि तै. २,४,२,९; ३,२;
 तां. २१,२,८; -त्राय तै. २,४,३,
 ५; -त्रे गो. २,२,८.
 क्षेत्र-गृह-संस्थ- -स्थेषु ष. ५,५.
 क्षेत्र-जित्य- -त्याय तै. २,४,६,८.
 क्षेत्र-ज- -ज: शां. ६,११; श. १३,
 २,३,२; तै. ३, ८, २२,१; १०,
 १०, ४; तां. २१, २, ८; जै.
 १६८; -जम् ऐ. ४,२०.
 क्षेत्र-तर- -म् इव श.१,४,१,१६.
 क्षेत्र-पति- -तये तां. १, ८, १५;
 -ति: † गो.२,२,८. क्षेत्रपत्य-अद्र.
 क्षेत्रिन्- -त्री तै. २, ५, १, १.
 क्षेत्रिय- -यात् तै. २, ५, ६, ३.
 क्षेत्री- -त्रियै तै. २, ५, ६, १.
 क्षेत्र-क्षेपिष्ठ-क्षेपीयस्-√क्षिप् द्र.
 क्षेत्र(√रक्षि)- -म: शां. ९, ४; श.

१३,१,४,३; २,९,५; तै. ३,३,
 ३,३;७,७, १३; ९,१, ४; ७,२;
 तैआ. ९, १०,२; तां. २२, १८,
 ७; -मम् श. १३, २,९, ५; तै.
 ३, ९, ७, २; जै. ११७; -मस्य
 श. ३,५,३, २०; -माय श. ५,
 २,१,२५; ८,३,४,८; तै. ३, ४,
 १०,१; ८, ३,६; -मेग श. १३,
 १,४,३.
 क्षेम-योग- -गौ ऐ. १,१४.
 १क्षेम्य- -म्य: श. ६, ७, ४, १०;
 -म्या: श. १३,१,४,३.
 रक्षे(म्य→)म्या- -म्या: तै. ३, ९,
 १३,३.
 √क्षे,क्षापयति तां. १७,५,७.
 क्षाम- गद्र.
 क्षैत(←रक्षिति)-वत्(मतुप्)- -त् शां.
 २०,३; २२,२; २५,३.
 क्षेत्रपत्य,त्या(←क्षेत्रपतिϕ)- -त्य: श.
 ५,५,२,७; -त्या: शां. ३०,११;
 गो. २,५,१०; -त्येन तै. १, ८,
 ४,२.
 क्षैमि- मि: जै. १३५; जैउ. ३, २,
 १,३; २,२; ४; ६; -मिम् जैउ.
 ३,२,२,५.
 क्षोदस्(√क्षुद्)- -सा ऐ. ५, १६;
 शां. २६,८; १५.
 क्षोदिष्ठ(←क्षुद्र)- -ष्ठा: गो.२,१,९.
 क्षोधुक,का(√क्षुध्)- -का श. १२,
 ५,२,५; -कौ सं. २.
 क्षौम(←क्षुमा)- -म् तैआ. १, ३२,३.
 क्षुत्(√क्षुण्)- -म् श. ६,३,१,३४;
 ३५.
 क्ष्मा- →क्षमया ऐ. ६,२७; शां. २६,
 १३; श. १,७,४,४.

ख

ख- →खम् श. १४, ८, १, १; १२,

१; तै. ३, ७, ५, २; तैआ. १०,
 १,१; जैउ. १,१,३,६; सा. ३,
 ८,५; गो. १, १,२५; २, २,५;
 खानि ऐआ. २, ३, ३; गो. १,
 १,३९.
 खजङ्कर(-जम्/कृ)- -म् तै. २, ७,
 १५,६;
 खद् तैआ. ४,२७,१.
 खड्ग-कवच- -च: जै. १३४.
 खण्(=इ) तैआ. ४,३७,१.
 खण्डिक- -क: श. ११, ८, ४, १;
 जै. १३७; १५३; -कम् जै.
 १३७; १५३; -केन जै. १५३.
 खदत्(√खद्)- -त् श. १,७,४,१०.
 खदिर- -र: श. ३,६,२,१२; १३,
 ४, ४, ९; तैआ. ५, २, ४;
 -रेण श. ३,६,२,१२.
 खदिरसार-मणि- -म् शांआ.
 १२,८.
 √खन्,खनति श. ६, ३,१,३७; ४३;
 ४,१,१; ५,४,९; का. २, २, २, ९;
 खनति श. ३,५,४,१; ३; ८; ६, १,
 ६; ७,१,३; ६, ३, १, ३६; ३७; ३,
 २६; ४, १, १; ३; ४, ५; ५, ४,
 १; ३; ३; तै. ३, २, ९, १०; ११;
 जै. १४४; खनन्ति ऐ. २, ११;
 का. २, २, २, ९; खनन्ति श.
 १३, ८, ४, २; तै. १, ५, १०, १;
 तैआ. ५, १, ४; तां. २५, १०, ५;
 खनामि श. ६, ४, १, १; ४; ५;
 खनाम: श. ६, ४, १, २; ४; ५;
 खनत् श. ६, ५, ४, ३; खन-
 ताव ऐ. २, ६; तै. ३, ६, ६, ३;
 खनाम तैआ. ५, १, ४; अखन-
 नत् श. ६, ४, १, ४; अखनन्
 श. ६, ३, १, ३६; ४, १, १; ५;
 खनेत् श. ३, ५, ४, १४; खनेव
 श. ६, ५, ४, २; १०, २, २, ६;

† 'धुरस्य हरसी' इति आ. मुपा. । √=क्षुद्रक, सा. । † 'तिम्' इति साधु भवेत् । † मुपा. स्वरश्चिन्त्यः । † रक्षे जातिरिति सा. । तु. 'क्षेत्रियात्' इति अ. २,१०,१ । तै. अपि द्र. । † 'क्षेम्य' इति य. १५,३३; द्र. । ϕ 'क्षेत्र'

खनेम श. ६, ३, ३, ११^२; खनेम श. ६, ३, ३, १४^२.
 खायन्ते श. ३, ५, ४, १^१; खायन्ते श. ३, ५, ४, ९.
 खनत्-नन् श. २, ३, २, १४^१; ६, ४, १, ५; -नन्तः श. १, २, ४, १६; ३, ३, १, ७; ६, १, १९; ६, ३, ३, १३^२; -नन्तःऽह्व श. १, २, ३, ७^३; ५, ९; का. २, २, १, २०^३; ३, ८.
 खनन्ती-न्त्यःऽह्व श. ४, ५, ५, ६.
 खनन-नात् ष. ५, १०.
 खनितुम् श. ६, ३, १, ३९^२.
 खनित्र-त्रम् जै. १४४; -त्रेण तां. १६, ६, ५.
 खात्, ता-तः श. ३, ६, १, १३; ७, १, ६; -तम् जैउ. १, १, ५, ५; -तस्य जै. १०३; -ता तै. १, ६, ८, ६; -तेन श. ७, १, १, १३^२; ९, ४, ३, ९^२.
 खात्वा श. १, ८, १, ३; १३, ८, ३, १०; तैआ. १, २२, ८; २५, १.
 खे(य→)या-या तै. ३, २, ९, ११.
 खर-रम् ऐ. १, २२; -रै श. १४, १, २, १७; २, २, ३०; -रै ऐआ. ३, २, ४; -रौ श. १४, ३, १, २२.
 खर-करभ-मन्थ-कङ्क-कपोतो(-तऽउ-)
 ल्क-काक-गृध्र-श्येन-भास-वायस-
 गोमायु-संस्थ-स्थानि ष. ५, ८.
 खल, ला-लः तां. १६, १३, ७; सं. १, ७, १; -ला जैउ. १, १, ५, १; ४.
 खल-कुल-लाः श. १४, ९, ३, २२.
 खले-वाली-ली तां. १६, १३, ८.
 खलति-तिम् तै. ३, ४, १७, १; जै. १९८^२; -ती? जै. १४७; -तेः श. १३, ३, ६, ५; तै. ३, ९, १५, ३.
 खलति(ती?)-द्वैवोवाति(ती?) -ती

जै. १४७.
 खालतेय-यः जै. १५७^२.
 खलु ऐ. १, २; ६; ११; १५; २, ३; ६; १५; ३, ११; ३४; ४, ५; १६; ५, २४; ३१^२; ६, ११; २६; ३६; ८, १^२; २, ४; ऐआ. ३, १, ५^२; ६; २, ५^२; ५, १, ६; शां. २, ९; ७, ४; २३, ५; २४, ९; २९, १; शांआ. ३, ७; ५, १; ३; ६, १९; ७, ३; २०; ८, ९; श. १, १, १, ६; २, १, २२; ५, १; २६; ५, १, ३; ३, ८; ६, ३, १६; ८, २, १०; ११; ३, २०; २५; ९, १, २९; २, ६; ३, २३; २, २, २, १४; ३, २१; ३, ४, १९; ४, १, १०; ४, १४; ५, १, १४; ४, ९; ६, १, ३९; ४, ९; ४, ३, ३, १७; ८, ७, २, १६; १०, ६, ३, १; ११, १, २, १३; २१-२३; १२, ४, २, ५; ८, २, ४; ७; १३, १, ३, ६; ४, ४, १; ५, १, ७; ७, १, १०; १४, ४, १, ७; २९; ३०; ६, १, ४; ७, १, १६; २, ७; ३, ५^२; २५; का. १, ३, ३, ९; ४, २, २; ६, १, ७; २२; २, ३; २, १, ३, २३; २, १, ४; तै. १, १, २, १; ८; ९, ८; २, २, ५; ३, १, ५; ३, ६; ७, १; १०, ५; ४, १, २; ३, ४; ६; ५, १; ६, ५; ७, ३; ७; ६, ३, ९; ४, ५; १०, ३; ७, २, ६; ७, ५; ८, ४, ३; ८, ३; १०, ३; २, १, २, ९; ३, २; ८, ३; २, ४, ३; ६, ३; ८, १; ३, १, ३; ३, २, १, ३; ३, ९-११; ३, ८, ७; ८, ८, २; ३; ९, ४; ९, १४, १; ३; तैआ. १, ६, २; ८, ७; २, १३, १; ५, ४, ६; ८; ६, २; ८, ५; ९, २; ११; १०, ३; ६; ११, १, ५; ९, २, १; ३, १; ४, १; ५, १; ६, १; तां. ४, २, ११; १३; १७; २०; ७, ८; ५, १, १४; १९; ३, ३; ६, ६; १०, ६; ६, ९, २, ५; ९, १, ३, ७; ४, ४; १६; ९, ३; १७,

१, ११; १८, १, ७; २४, १४, ४; जै. ४७; ५८; ५९; ७८; ८४; १५१; १६२; १६६; १९७; जैउ. १, १२, १, ५; २, ३, ५; आ. १; सं. १; ३; ष. १, २^२; ३, ७; गो. १, ६^२; १०; १६; २२; ३१; २, ५; ८; ३, १८; २२; ४, १२; ५, १; १०^२; २, २, ४; ५^२; १६; २१; ३, ९^२; ४, १५; ५, १; ६, १२^२; १६.
 खलु-त्सु(ः) सं. ५.
 खल्व-ल्वाः श. १४, ९, ३, २२.
 खाण्डवः-वः तैआ. ५, १, १; -वात् जै. १९०; -वे तां. २५, ३, ६; जै. १९०.
 खात-खात्वा/खन् द्र.
 खाद्, खादेत् श. १, ७, ४, १६^२; खादेयुः श. ४, ४, ३, ११; खादे-यम् श. ४, २, ५, १९.
 खादयति शांआ. ११, ४.
 खाद्-दः ऐ. ५, १२; ऐआ. २, ३, ४; -दम् श. १३, ४, २, १७.
 खादद्-दत्(त्←दन्त)-तः तैआ. १, १२, ४.
 खाद्दि-दयः तै. २, ८, ५, ५.
 खादिन्-नम् ऐ. १, १६; शां. ८, १.
 खादि(त्→)ता-ताः श. ३, ६, १, ७.
 खादित्वा ऐआ. ३, २, ४.
 खादिरु(←खदिर)-रः श. ३, ६, २, १२^२; तै. ३, ८, १९, १; तां. २१, ४, १३; -रम् ऐ. २, १; शां. १०, १; ष. ४, ४; -राः श. १, ३, ३, २०; १३, ४, ४, ५; ९; १०; तै. ३, ८, २०, १; -रेण ऐ. २, १^२.
 खादिरी-री श. ५, ४, ४, १; तैआ. ५, २, ४.
 खार्गलि-लिः तां. १७, ४, ३; जै. १३७.
 खार्वा-र्वायाम् ष. ४, ६.

† 'खायन्ते' इति अज. मुपा. अनुसू. † 'अभि' इत्युपसर्गयोग इति Pw. गद्र. । कर्मप्रवचनीय इति सा. । स्वरसुद्रणप्रकार एव भ्रममूलमिति दिक् । † खादद्दतः इति कालि. Mw. Bw. चिन्त्याः । भा.तु. यथासु. ।

खालतेय-खलति द्र.
 ✓खिद्, खिद्यन्ति ष. ५, १०.
 खिल-लः श. ८, ३, ४, १; -लम्
 शां. ३०, ८; -ले तै. २, ८, ८,
 ११†.
 खिल-श्रुति-तिः गो. १, १, २९.
 खील-लः तै. ३, ७, ६, १९.
 खुर-राः ऐआ. २, १, ४.
 खेय-✓ वन् द्र.
 ✓ख्या, ख्यायते श. १०, १, २, ५;
 ख्यायन्ते शां २५, १२.
 ख्या-ख्या तैआ. १, २७, २†.
 ख्यातु-त्रे तैआ. ६, २, १.
 —:०—:—

ग

गूढतिङ्गै जैउ. ४, ८, ३, ९.
 गगन-म् तैआ. १०, १०, ३.
 गङ्गा-ङ्गायाम् ऐ. ८, २३; श. १३,
 ५, ४, ११; -ङ्गायै जै. १९२;
 -०ङ्गे तैआ. १०, १, १३.
 गङ्गा-यमुना-नयोः तैआ. २, २०, १†.
 गङ्गिनस्-नाः जै. १३७.
 ✓गङ्गूय, अगङ्गूयत् तां १४, ३, १९.
 ✓गच्छ, गच्छत्-✓गम् द्र.
 गज-वाजि-मुख्य-ख्याः ष. ५, ३.
 गडुल-लः ष. ४, ४.
 ✓गण, गणयान्चकार जै. १८१.
 गण-णः श. २, ५, १, १३; ५, ४,
 ३, १७; १४, ५, १, १०; का. १, ४,
 ३, ११; १५; ५, २, १९; तै. १, ७,
 ७, ३; २, ४, ३, १०; -णम् श.
 १०, ३, १, ९; -णाः श. ३, ९, ४,
 ७; ९, ३, १, २५; १२, ८, १, २२;
 -णान् श. ३, ९, ४, ७; -णानाम्
 ऐ. १, २, १; शां. ८, ५, ९, ६; श. १३,
 २, ८, ४; तै. ३, ११, ४, २; -णे
 तै. ३, ७, ९, ५; ६; -णेन तै.
 २, ८, ६, ४; -णेषु श. ८, १, ४, ४.

गण-पति-म् ऐ. १, २१; शां. ८,
 ५; ९, ६; श. १३, २, ८, ४.
 गग-वत्-वान् तै. २, ४, ६, १२.
 गग-वती-त्यः तां १८, ७, ४;
 गो. २, ५, ८.
 गग-शस्(ः) श. १४, ४, २, २४;
 तै. १, ६, २, ३; तां १९, १४, १;
 २२, १५, ३; २४, १५, ४.
 गगक-म् तै. ३, ४, १५, १.
 गण्ड-म् ऐ. १, २५.
 गण्ड-पद-द्वाः ऐ. ३, २६.
 गत-, गति-, गन्तवे-, चै, गन्तव्य-, गन्तु,
 गन्तुम्, गन्तोस् ✓गम् द्र.
 ✓गद्, गद तै. २, ७, १६, १.
 ✓गदाय, गदायेत् श. १२, ४, १, १०७
 गन्ध-न्धः शांआ ५, ५; श. ३, ५,
 २, १७; ४, १, ३, ८; १०, ५, २,
 २०; १२, ८, ३, १६; १३, ४, ४,
 ७; तैआ. १०, ९, १; जैउ. ३, ५,
 ६, ४; ष. २, ३; गो. १, २, २;
 -न्धम् ऐआ. २, १, ७; शांआ. ५,
 ७; ८; श. ९, ४, १, ४; १०, ५, २,
 १५; तै. २, ३, ९, ९; जै. ११७; जैउ.
 २, १, १, १६; १९; ४, १, २१; गो. १,
 २, २; -न्धस्य श. ४, १, ३, ८; तै.
 ३, ८, २, १; -न्धाः शांआ. ५, ४;
 -न्धात् श. १३, ४, ४, ७; -न्धान्
 ऐ. ५, २२; ऐआ. २, ६, १; शांआ.
 ३, ७; ५, ४; ६; श. १४, ६, २, २;
 जैउ. ४, ११, ५, ४; सा. ३, ४, २;
 गो. १, १, ३८; -न्धानाम् श.
 १४, ५, ४, ११; ७, ३, १२; -न्धाय
 तां. १, ३, ९; सा. ३, ८, २; -न्धेन
 श. ३, ५, २, १७; ९, ४, १, ४; १२,
 ४, ३, १६; तै. ३, ८, २, १; मं. २,
 ४, १४; -न्धैः सा. ३, ४, ६.
 गन्ध-द्वा(र→)रा-म् तैआ १०, १, १०
 गन्धर्व-र्वैः ऐ. १, २२; श. १, ३,
 ४, २; ३, २, ४, २; ५, १, १, १६; ६;

३, १, १९; ९, ४, १, ७; १२; तै.
 ३, ३, ६, ८; तैआ. ३, ११, ११;
 ४, ११, ५; ७; ८; ५, ९, ८; १०; १०,
 १, ३; तां. ६, ९, २२; जै. १३८;
 १५१; १७७; जैउ. ३, ६, ८, १;
 ३; मं. १, १, १; ७; ७, १३; -र्वम्
 तां. १२, ११, १०; -र्वाः ऐ. १,
 २७; शां. १२, ३; श. ३, २, ४, २;
 ३-५; ६, २, ९; १७; ९, ३, १८; १९;
 २०; २१; २२; ५, १, ४, ८; १०,
 ५, २, २०; ११, २, ३, ७; ९; ५, १,
 २; ४; १२; १३, ४, ३, ७; तै. २,
 ८, ८, ४; तैआ. १०, २१, १; तां.
 २०, १५, २; जै. ४७; १०२;
 जैउ. ३, ५, ६, २; ४; गो. २, २,
 १९; -र्वानाम् श. ११, ५, १,
 १७; -र्वान् श. १०, ६, ४, १;
 ११, ५, १, १३; जैउ. ३, ५, ६, १;
 गो. २, २, १९; -र्वीय तां. १,
 ३, १; मं. १, १, ७; -र्वेषु ऐ. १,
 २७; २८; तैआ. १०, ४१, १;
 -र्वैः श. ३, २, ४, २२.
 गन्धर्व-गणै-गाः तैआ. १, ९, ३.
 गन्धर्व-गृही(त→)ता-ता ऐ. ५,
 २९; शां. २, ९; श. १४, ६, ३,
 १; ६, ७, १.
 गन्धर्व-लोक-कम् जै. ५७; -काः
 श. १४, ६, ६, १; -काय जै. ९३;
 -के श. १४, ७, १, ३७; ३८;
 -केषु श. १४, ६, ६, १.
 गन्धर्वलोक-ता-ताम् जै. ४७.
 गन्धर्वा(-र्वऽअ-)प्सरस्-रसः शां. २,
 २; श. ९, ४, १, २; ४; ११, ५, ३, ७;
 तै. ३, १२, ७, २; तैआ. १, २३, ७;
 तां. १९, ३, २; जैउ. १, १३, २,
 १; १७, ३, ११; ३, १, ५, १; सा.
 १, १, ८; २, ५, ६; ३, ७, ५; गो. १,
 ३, १२; -रसाम् ऐ. ३, ३१; तां.
 १९, ३, २; जैउ. १, १७, ३, १२;

† 'ल्ले' इति मुपा. । ‡ 'माते ख्या स्म ती रिषत्' इत्यतीव भ्रष्टतां गतोऽर्थं पाठः । तत्र 'मा ते ख्या मती (तिः) रिषत्' इति पाठः समुच्चयार्थस्याध्याहारेण कदाचिदभिमतो भवेत् । § 'वाग्' इत्यस्यान्तिमसंक्षरम् ।

ष. छ,४; -रसी आ. २, २४,१;
 -रोभ्यः श. ९, ४,१, ४; तै. ३,
 ४,५,१; तैआ. ३, १०, ३; जैउ.
 १,३,२,१.
 गन्धर्वि(विन्-→)णी-णीजै. १३८.
 र्गम्(√गम्=म्) -मः श. १३३,
 २,९,६; उ; -मे श. १३, २,९,
 ६;७; तै. ३,९,७,३;४.
 र्गम् -मः तै. ३,९,७,३;४.
 ग्मसित-स्त्वयः तै. २, ७, १३,५;
 -स्ती श. छ, १,१,९; -स्तौ श.
 छ,२,१,१२.
 ग्मस्ति-पूत-तः श. छ,१,१,९.
 ग्मी(=मी)र-रम् ऐ. ५,५; श. ३,
 ९,४,५; तै. २,५,६,१; ८,९,४; जै.
 २१२; -रे ऐ. छ, २०; तै. २,
 ८,४,७.
 ग्मीर-त्रेपस् -पाः तै. २,८,६,२.
 ग्मभन् -न् श. ७,५,१,८.
 ग्मिभृ -म् श. ७,५,१,८.
 ग्मभीर,रा-रम् आ. जैआ १,४६८;
 -रस्य जै. १०३; -राः ष. २,४;
 -रेभिः मं. २, ३, ५.
 √गम्(→ङ्), ग्च्छति ऐ. १, १६;
 २१; २, १९; २४; ३, २४; २६; छ,
 १५; १७; २०; २७; ५, २; २३;
 ६, १७; २०; २२; ७, १३; ८, १९;
 ऐआ. २, ५, १; छ, १, १; शां. ३, ३;
 ५; २२, ४; २८, १०; शांआ. छ,
 १; २; १२; १३; १४; श. १, ६,
 ४, १७; २, १, १, ७; ६, ४, ९; ३, १,
 १, १२; २, ४, १२; ५, ३, ३, ९; ६,
 १, २, ३५; ९, ३, ३, १४; १०,
 ३, ५, १६; ४, ३, २; ११, २, ७,
 २८; २९; ५, ६, ९; १३, १, ५, १;
 १४, ४, २, २, ३; ३४; ६, १०, १२;
 का. १, १, १, ५; तै. १, ३, २, ३;
 ६, ८, ५; ८, ६, ६; ३, ११, ७,
 २; ३; ग्च्छति श. १, ३, ५, ११;
 ६, ३, १५; ९, ३, १०; १५; २, १,
 २, ८; ४, ९; २, ३, १; ३, १, ३०; ४,

४, २; ४; ५; ५, १, २२; ४, ११; ६,
 ४, ९; ६, १, २, ३५; ६, १; ६, ४,
 १०; १३-१५; ९, १, १, २, २; ४, ४,
 १५; १०, १, ४, १४; ११, २, ६, ११;
 १३, ४, ३, १५; १४, ४, ३, २९; ८,
 १३, ३; का. १, १, २, ५; ३, ३; ४,
 ९; २, ३, १; ३, १, २१; ४, १;
 २; ३; ४, ३, १७; ५, ३, १०; तै. १,
 १, ९, ८; ३, २, ५; ९, १-३; ४, १,
 ४; ६; ४, २; ५; ६; ८, ६, ६; २, २,
 ३, ७; ४, ६; १०, ५; ३, ६, ४; ७, २;
 ३; ४; ७, १, ३; ११, २; १८, २;
 ३, ८, ९, १; ८, १८, १; २; ३;
 ९, २२, ४; ११, ९, ७; तैआ. २,
 १४, १; १५, १; ५, ११, ३; १०,
 ६४, १; तां. २, १६, ४; ९, २, ६;
 ११, ३, ९; १२, १२, १०; १३, ९,
 २३; १५, ३, ३५; ५, ३०; १६, ९,
 २; १७, ११, ५; ७; १९, १२, २;
 १३, २; ४; ५; ६-८; १७, ८; २०,
 १४, ६; १६, ९; २१, २, ४; २२,
 ९, ३; ११, ३; १४, ३; १८, ३; ५; ६;
 २४, ६, ३; जै. ८; २०; ६०; ६८; ७८;
 ८४; ९०; ९५; १०१; ११२; ११६,
 १२५; १३२; १३६; १३९; १४१;
 १४४; १४५; १५३; १५८; १८८;
 २०५; जैउ. २, ३, ३, १; ४, २,
 १४; ३, ३, ३, ९; ४, ४; छ, १०, १,
 ३; सा. ३, ९, ५; सं. १; ष. २,
 १; गो. १, २, २; ४; ५, १४; २, ३,
 २०; ५, १५; गच्छती तैआ.
 ८, ६, १; गच्छतिऽइव जैउ. छ,
 १०, ४, ५; गच्छतः श. १०, ५, २,
 ११; गच्छतः श. १४, ८, १३,
 १; जैउ. छ, ६, १, ५; २, ३;
 ग्च्छन्ति ऐ. २, २; १५; ३, ३१;
 शां. १२, ४; १८, १२; २१, ५;
 शांआ. ३, २; ५, २; श. १, १, ३,
 ७; ३, १, १, १२; ६, ५, ४, ७; १३,
 १, ६, ३; १४, ६, ३, २; का. २, १,
 ३, ५; तै. ३, ८, ९, ४; गच्छन्ति

श. छ, ६, २, १; १४, ६, ३, २; तै.
 १, २, ५, १; ४, १, ३; ६, ९, ८;
 ३, ८, ९, ४; तैआ. ३, ११, ३; तां.
 छ, ३, १०; ५, ७, ११; ८, ८; १४,
 १, १२; १५, २, २; २३, ६, २; १३,
 २; १४, ३; २४, १५, ३; २५, १, ७;
 ६, २; ९, २; १७, २; १८, ६; जै.
 १२; १०३; १५६; १६८; सं. १;
 गच्छन्तिऽइव तां १५, २, २;
 गच्छथः तै. २, ८, ७, ७; गच्छामि
 तैआ. १०, १, ९; जगाम ऐ.
 ८, २८; श. १, २, ५, २४; ६, ४,
 १; २, ४, ४, ४; ९, ५, १, ६४; १४,
 ७, १, १; का. २, २, ३, २१; तै. २,
 ४, ६, ११; ३, ११, ८, ३; तां. १,
 ५, १८; जै. १३३; १३८; १४३;
 १५३; १५९; जैउ. १, १८, ४, १;
 जग्मुः ऐ. छ, १७; ५, २१; ७,
 ३४; शां. १३, ३; २०, २; श.
 ९, ४, ४, ४; ५, १, ४५; तै. २, ६,
 १, ३; जग्मुः श. १४, ९, २, ७; तै.
 २, ४, ३, ११; जैउ. २, ३, २, ४;
 गन्तुसि तै. ३, ११, ८, २;
 गमिष्यति श. ११, ४, ४, ११;
 जै. २०५; गमिष्यन्ति श. १३,
 ४, २, १७; गमिष्यसि श. ५,
 ४, १, ९; १४, ६, ११, १; गमि-
 ष्यामि ऐ. ५, २८; १४, ६,
 ११, १; जै. १५७; गमिष्यावः
 शांआ. ३, १; जैउ. ३, २, २, ८;
 गच्छाव श. ११, ५, ५, १०; तै.
 ३, ७, १३, ४; गच्छाव श. १,
 ८, ३, १२; २३; ९, ३, १९;
 का. २, २, १, १९; गच्छाति तैआ.
 ६, १, ४; गमाते तै. २, ५, ५, ३;
 गच्छान् ऐ. २, १२; गच्छासि
 तैआ. ६, ७, २; गच्छतु श. १,
 ९, २, ३१; ३, ७, १, ३; १४, ९, १,
 ६; तै. ३, ७, ४, १७; ५, १०;
 तैआ. ६, १, ४; ५, १, ७, ३; तां.
 १४, ११, १; मं. २, ६, ९;

गच्छतावर्त्तां श. १४, ६, ११, ६; गच्छताम् तै. ३, ७, ४, १२; तां. २०, ११, ३; गच्छन्तु श. १, २, ३, ३; का. २, २, १, १७; गच्छ ऐ. ३, ८; ५, २५; श. १, २, ४, १६; १९; ८, ३, १५; ३, २, ४, ९; ३, २, ६; ४, १६; ८, ४, ११-१७; ५, १-४; ४, ४, ४, १४; ६, ७, २, ६; ७, ५, ९; १३, १, २, ३; का. २, २, २, ९-११; तै. १, १, ७, ३; ८, ६; ३, २, ९, ३; ३, ९, ४; ७, ५, ३, ६, २४; तैआ. ४, ९, ३; १०, ३; २२, १; २३, १; ५, ८, ३; ४; ७; ६, १, ४; ४, २; ७, ३; ९, २; १०, ३०, १; जै. १४३; १८८; जैज. २, ३, ३, १; सा ३, ८, ३; मं. २, ३, १९; गो. २, ३, ५; गच्छतात् तै. ३, ७, १३, ४; गच्छताम् ऐ. ५, १; श. ३, ३, ४, १२; ८, २, २८; २, ४, ३, १३; ३, ७, ७, १४; तैआ. १, ७, ३; गच्छत श. ४, ३, ४, २०; ५, १, ५, १७; तै. १, ३, ६, ५; ३, ३, ६, ५; जैज. २, ३, २, ४; गो. १, २, १८; गन्तन ऐ. ६, १२; गो. २, २, २२; गच्छानि श. ३, १, ३, ६; ११, ५, ४, १८; गच्छानि श. ३, १, १, १२; ३, २३; २, ४, १२; ३, ३, ८; ४, ३, १८; ५, २, १, १०; गच्छाम श. १०, ६, १, २; गमाम तैआ. १०, १, १२; अगच्छत् ऐ. ३, १५; १९; ८, १४; श. २, २, ३, १; १०, १, १, १; ४; २, २, १; ११, २, ३, ३; १४, १, २, ९; ३, २, ४; ३१; २, २, ११; १४; ३५; ५३; का. १, २, ३, १; तै. १, १, ४, ४; ५; ३, २, २; ३, १०, १, ६, ७, २; ४; २, ७, १, २; ११, २; ३, ११, ९, ६; तां. ९, २, ६; ११, ३, ९; १२, १२, १०; १३, ३, १५; ९, २, ३; २७; १२, ८; १४, ९, ३, २; ३८;

११, १७; ३३; १५, ३, २१; ५, ३०; ११, ९; १७, ११, ४; १९, १७, ८; २०, १३, ४; २२, ९, २; १४, २; २३, १४, ३; २४, १५, २; २५, १, ७; ६, २; ९, २; १७, २; जै. ३३; ७८; १३९; १४२; १४५; १५८; जै. १८०; १८६; २००; २०५; जैज. ३, ७, ३, १; अगच्छताम् जै. ८४; अगच्छत् ऐ. ३, ४२; श. १४, ६, ३, २; तै. १, ४, १, ३; ४; ३, ९, २, ३; तैआ. २, ९, १; १०, ६, ३, १; तां. ५, ७, ११; १०, १२, ३; १२, १०, ५; ११, ४; १२, ३; ४; २२, ११, २; २३, ६, २; जै. २०; ३२; १३६; १३७; १४६; १९०; २००; जैज. २, ३, ३, १; गो. २, २, ११; अजगन्तर्त्तां शां. ३०, ७; अगच्छम् जै. ९०; गच्छेत् ऐ. ३, १९; ८, १५; श. १०, ४, ३, ३; तै. १, ५, २, १; गच्छेत् श. ३, ६, २, २; तैआ. १०, १, १३; तां. १५, ७, २; १८, १०, १०; जै. २७; १४५; १६८; सा. २, ८, ५; सं. ३; गो. १, १, २५; ३, २१; जगम्यात्र्त्तां शां. २२, २; तै. १, ३, ६, ६; गच्छेयुः जै. १८४; गच्छेयम् ऐ. ८, १५; श. १, ८, १, ३६; २, ४, ४, १; का. १, ३, ४, १; तै. २, ७, १, २; तां. १७, ११, ४; १९, १७, ८; जै. ८; ७८; १३३; १३९; १४५; १५८; जैज. १, १५, १, १; गमेयम् तै. ३, ७, ७, ११ तां. १, १, ४; मं. १, १, ८; २, १३; गच्छेम श. ३, ४, ३, १८; ४, ६, ९, १; ३; १४, १, १, ३; जै. २०; १४५; गमेम श. ९, ४, ४, ३; तै. २, ४, ३, ७; ३, १, १, ८; गम्याः मं. १, १, ९; अगमत् ऐआ. ३, १, ६; शांआ. ७, १५; जै.

२०५; जैज. १, १४, ४, ५; गन् तै. २, ४, ७, ६; ३, १, २, ७; अगन् ऐ. १, १३; श. १, १, ३; ८, ३, ११; १७; १९; २०; ९, १, ४; २, ५, २, ४४; ४, ७, ८; का. १, ५, १, ३७; ६, १, ३०; २, १, १, ३; अगन् श. १, ८, ३, ११; २, ५, ३, १८; ४, ५, ७, ७; ८; ९, ५, १, ६; तै. १, ३, ९, १; २; ३; २, ४, ६, १२; ८, ४, ५; ३, १, १, ७; तां. १, ६, ५; जै. ११२; ष. १, ५; अगाश्च श. १, ८, ३, २०; ९, २, १८; २, ५, २, ४४; ६, १, ४७; अगमन् ऐ. ६, १२; जै. १४५; गमः ऐ. ४, २९; गो. २, ६, १४; अगमम् तै. ३, ७, ७, ४; गन्म तै. २, ४, ३, २; अगन्म ऐ. ५, २०; शां. २६, १४; शांआ. ८, ५; श. १, ९, ३, १४; ४, ६, १, २; १२, ९, २, ८; १४, ३, १, २८; तै. २, ६, ६, ४; ३, ११, ६, २; अगन्म श. ९, ३, ३, १४; १२, ४, ४, १; तै. १, ३, ७, ५; २, ४, ४, ९; तैआ. ६, ३, २; ६, २; तां. १५, २, १; जै. ६५; १२७. गमुयति तै. १, ६, ९, ४; गमयति ऐ. १, २८; २, २४; ४, ४, ५, २३; शां. ५, ७; १०, २; शांआ. ७, २; ४; श. १, ८, ३, १७; ५, २, २, १४; १२, ८, ३, ४; १३; २३; १३, १, २, ३; ६, २; २, १, ५; ७, १०; ९, ७; ३, ३, १; ७, १, २; ८, १, २; ४, १; १४, ९, १, १८; तै. १, ३, ६, ५; ८, ५; ६, ३, ७; ८, २; ९, ४; ७, १०, ५; ८, ३; २, १, ३, ३, २, २, ५; ९, ३; ८, ९, ३; १७, १; ९, ४, ३; ६, ४; २०, १; तैआ. ५, ८, ३; ७; ९, ९; तां. ६, १०, ८; ९, १, २२; १७, ८, ३; १२, ३; १८,

सुपा. चिन्त्यः तु. वृ. ४, २, ४ । 'गच्छथ' इति कालि. मुपा. । श्रौ ल्यभिति सा. । तु. तै. २, ६, ५, ६ ।

६, १४; २०, ५, ३; २१, ४, ७; जै. ८; जैड. १, ६, ३, ८; ११, १, ४; २, ३, ३, २; ३, ३, ३, १; १३, ३, ४, ९; १०; ६, २, २; ष. ३, ७; गो. २, १, २५; ५, ७; गमयतः ऐ. ५, ३०; गमयन्ति का. १, ६, ४, ९; तै. १, ५, १०, ४-७; ७, ६, ५; ८, ३, ४; २, ५, ६, ५; तां. ९, ८, ४; १२, १०, ५; ११, ४; १२, ३, ४; १७, १२, ४; १८, २, १; जै. ११; १२; ६२; जैड. ४, ११, ४, ६; गमयान्कार श. १४, ४, १, ११; जैड. २, ३, २, ५; गमयिष्यतः जै. ६; गमयिष्यामः ऐ. २, ६; गमयतात् ऐ. २, ६; तै. ३, ६, ६, २; गमय ऐ. ३, ८; ८, २३; श. १, ४, १, २७; ८, ३, १९; ४, ४, ११; ६, ४, ४; ९, ५, १, ४८; १४, ४, १, ३०; ३१; ३२; गामयां तै. ३, ७, २, ५; गमयाव श. १, २, २, ५; गमयाम का. २, २, १, ४; अगमयत् ऐ. ४, २७; श. १४, ६, ३, २; तै. १, ६, ८, १; तां ११, १०, २२; जै. १६०; १७६; अगमयन् तां. ९, १, २१; जै. ११; गमयेत् गो. २, ३, ५; गमयेयाताम् जै. १६८; गमयेयम् जै. १७६; जैड. २, ३, १, ५; ७; ९; ११.

गच्छत्-न् तां. ६, १०, ८.

गच्छन्ती-म् ऐआ. ५, १, ५.

गत, ता-न्तः तैआ. ८, ७, १; तां. १४, ५, ९; -न्तःऽइव श. १०, ३, ५, १३; -न्तम् ऐ. ५, १३; २०; २१;

२३; ऐआ. २, ५, १; तै. २, २, १, ४; ६, ४; तां १, ५, १७; ष. २, ४; -न्ताः ऐ. ४, १७; शां. ५, ७; श. ६, २, १, ३९; तैआ. १, १२, ४; ६, ३, २; १०, ६२, १; ६३, १; सं. २; -न्तानि तै. ४, ११, ४, ६; -न्ताय श. ८, ४, १, २४; -न्ते सा. २, ४, ३.

गत-न्तम-म् दै. ३, १७.

गत-निघन-म् तां. १५, ३, १२.

गत-वत्(मत्तुप्)-न्त ऐ. ५, २०; २१; शां. २२, ३; २६, १४; १५; १७; -न्ति शां. २४, ८; -न्ति शां. २६, १४.

गत-श्री-श्रियः ऐ. ३, ४८;

-श्रीः ऐ. ४, ४; तै. २, १, ८, १;

-श्रेः श. १, ३, ५, १२.

गता(-न्तऽअ)-सु-सुःऽइव श. ५, २, ४, १०; -सुम् ऐआ. ५, ३, ३.

गति-न्तिः शां. २६, १४; शांआ. १, १; ७, ३; २१; श. १, ३, ५, ११; ९, १, २२; ३, १०; १५;

१०, ३, ५, १३; ११, २, ६, ११;

तै. ३, ५, १०, ५; १२, ९, १; तैआ. ९, १०, २; जै. ६; ५५; १२५; ष. ४, ७; गो. १, २, ९; ५, २५;

-न्तिम् श. १, ३, ५, ११; ८, ३, २७; ९, ३, १०; १५; २, ६, ४, ९;

५, १, ५, २५; २, १, १०; १३; १६;

१०, ३, ५, १४; ११, २, ६, ११;

६, २, ४; तैआ. १०, १, ९; जै. ६;

-न्तौ जै. ६; -न्त्यै श. ९, ४, ४, १०; १५; तै. ३, २, २, ९; ४, ७;

तां. ११, १, ५; ६; १५, ३, १२;

७, ४.

गति-कर्मन्-र्मणः दै. ३, ९.

गति-निवृत्ति-स्थिति-न्तिभिः,

-न्तीः शांआ. ७, २१.

गत्वा ऐ. ३, २५; ४, ९; ५, २१;

७, ४.

ग(म्य→)म्या-म् सा. २, ६, १०.

जगत-जग्मि-, जग्मिबस्-अद्र.

गम्भन्-, गम्भीर-ग्र.

गय-यः ऐ. ५, २; तां. १, ५, १५; जै.

शां. ८, ९; २०, ४; २१, ४; २२, ४; ५; ६; २३, ६; ७; ८; २६, १४; १५; १६; १७; शां. १, ८, ३, २७; ९, १, २३; २८; ३, १७; २०; ४, ६, ८, २; ५, १, ३, १३; ५, २५; २, १, १३; १६; ९, २, ३, २४; १०, ५, २, ११; ११, २, ३, १४, ५, १, २२; ७, २, ४; तै. १, २, ३, ४; २, २, ६, १; ३; तैआ. १०, ६४, १; जै. १९; ३२; ६५; १२७; १६८; जैड. ४, ८, ४, ७; ५, २, ४; ५; सा. १, ६, ३, ४; ५; ६; ३, ६, ६; ष. १, ७; गो. २, ४, १०.

गत्वाय तै. २, ५, २, २.

गन्तवे श. ८, ६, ३, २४; ९, ५, १, ४८.

गन्तवै श. ११, ५, १, ८.

गन्तव्य-म् जैड. ३, २, ३, ४.

गन्तु-न्तोः श. २, ३, ३, ६.

गन्तुम् तैआ. १, ७, ३.

गन्तोस् (ः) श. २, ३, ४, ६; १३, ३, ३, ५; तै. ३, ८, ९, ३; १२, २, ९, १३, २.

गमध्वै श. ३, ७, १, १५.

गमन-न्तानि शां. ६, १५; आ. २, १४, १; -न्ताय शां. २१, १.

गमयितव्य-न्व्यः जै. ६२.

गमयित्वा ऐ. ४, २५; ६, २१; श. १४, ७, २, ४, ५; तै. १, ६, ३, ६;

गो. २, ६, ३.

गमिष्णु-न्गवः तै. ३, १०, १, ४.

गमिष्णु(-मित्+इष्णु)-न्ष्टौ तै. ३, १, २, १०.

गमिष्यत्-न् शांआ. १, ८.

गमिष्यन्ती-न्ती, -न्तीम् शांआ. १, ८.

ग(म्य→)म्या-म् सा. २, ६, १०.

जगत-जग्मि-, जग्मिबस्-अद्र.

गम्भन्-, गम्भीर-ग्र.

गय-यः ऐ. ५, २; तां. १, ५, १५; जै.

२०१; गो. १,५,१४^३; -यम् तै.
२,४,४,७; -यस्य गो. १,५,१४;
-या: शा. १४,८, १५,७; -यान्
शा. १४,८,१५,७^२.
गय-स्व- -म् गो. १,५,१४.
गय-स्कान- -न: ऐ. १, १३; २५;
शा. ३,३,४,३०; ११,४,३, १९.
गर्(√गृ)- -र: तैआ. १, ९, ४; तां.
९, २, १६; जै. १३०; -रम् शा.
११, ५,८,६; तां. १९, ४,३,४;
१०^३; जै. ८३; १३०; २०६^३;
-रस्य जै. १३०; -रान् जै. ८३^३;
-रेग सा. २,३,१०.
गर-गिर(√गृ)- -गिर: तैआ. १,९,
३; तां. १७,१,९; जै. ८३; -गिरौ तां
१९,४,१०; -गिरौऽइव जै. २०६;
-गी: जै. ८३; १३०; २०६;
-गी:ऽइव तां. १९,४,२.
गर-गो(लकृ→)ठिका- -म् सा.
३,४,३.
गरिष्ठ(←गुरु+इष्ठच्)- -ष्ठे शा. १,४,
२,१^३.
गरीयस्- -य: तै. १, २, ६, ३;
-यांसि सा. ३,४,८; -यान् गो. २,
२,८.
गरुड- -ड: तैआ. १०,१,६.
गरुडप्रत्(न्त्+मतुप्)- -त्मान् शा. ६,७
२,६; ९,२,३,३४^३; -त्मान् ऐआ.
५,१,५; शांआ. १, ८; शा. ६,७,
२, ६^३; ९, २,३, ३४; १०, २,
२,४^२.
गर्त- -र्त: शा. ५, २,१,७; ४,१,१५;
-र्तम् शां. ११, ४; २६, १; शा.
५, ४,१, १५^३; आ. १; गो. २,
३,११; -र्तम्ऽइव शा. १४, ७,
१,२०; -र्तस्य शा. ३, ६,१,१८;
-र्तौ: गो. २, ३, ११; -र्तौ:ऽइव
शां. ११,४; -र्तौ:शां. २६,४,=कर्त-
गर्त-पत्य- -म् शां. १६,९; २५,

१४.
गर्त-स्कन्द- -र्ता गो. २,३,११.
गर्तन्-वृत्- -न्वान् शा. ५, २,१,७
गत्ये- -त्यै: शां. १०,२^३.
√गर्द,अगर्दत् तां. १४,३,१९.
गर्दभ- -भ: ऐ. ३,३४; शा. ४,५,१,
९; १२,७,१,५; १४,४,२,८; तां.
१६, १, १०; २४, ११, ५; जै.
२०७; जैउ. १, १, ४,४; -भात्
तां. २१,३,५.
गर्दभी- -भी शा. १४,४,२,८.
गर्दभ-रथ- -थेन ऐ. ४,९.
गर्दभ-स्थान- -म्ऽइव शा. ४,५,
१,९.
गर्दभी-मुख- -ख:, -खात् वं. २.
गर्दभी-विपीत- -त: शा. १४, ६,
१०,११.
गृभ(√ग्रम्←इ)- -र्भ: ऐ. १,३; २६;
५,१५; ६,३१; ७,१३; ऐआ. २,
५,१; शा. १,४,५, १२; २,३,१,
३; ३,१,३,२८^३; २,१,६; ११^३;
१६; २६; २८^३; ३१; ३,३, १२^३;
४,६; ४,४,५,२१^३; ५, २,३,४^३;
१०^३; १६; ५,३,४, ११^३; ६,१,१,
११; २,२; ४,४,२^३; ८; १७^३; ५,
२,८; ३,५,६,२,१२; १५; १६; ३,
१७; ७,१, १४; ८,२,४^३; ७,५,१,
१४; २,१७; ८,४,१,१९; ६,२,३;
१०, २,३,६; ११,५,४,१६; १२,
४,४,४^३; १३,२,८,५; १४,१,४,
२^३; ९,४,२१; २२; का. १, २,१,
६; ३,१,१^३; तै. १, ६,३, १; ८,
३,३; २,४,८,५; ६,२,२; ४,३;
३,७, १०,६; ९,६,४; तैआ. १,
१३,३; २,६,१; ४,७,४; ५,६,८^३;
तां. २,७,५; १०,४; ७,६,२; १८,
९,२१; १९,३,४; २०,४,३; जै.
१८०; जैउ. ३,६,८,३; मं. १,४,८;
गो. १, १,३९; २, ६, ९; -र्भम्

ऐ. १, ३; ४, २८^३; ६, ९; ऐआ.
२,५,१; शां. ५,१; ९, ५^३; १८,
१२; २५,१; शा. २, ३,१,३; ४^३;
३४; ३,१,२,२१; २९; ४,५,२,
१; ३; ६, ७; १३; १७; ५, ३,४,
११^३; ५, २,८; ९; १०^३; ६,३,१,
२६; २७; ३२; ६, १,२३; २४; २,
१३; ७, २,८; ८,२,४; ७,१,१,
२०^३; ४,१,२; ५,२,१७; ९,५,१,
६२^३; १०,२,३,६; १४, ९,४,९;
१०; २०^३; २१^३; का. १,३,१,१,१२^३;
तै. १,२,१,१४; २,४,३,९; ५,५;
६; ७; ६,४,६; १७,१; ८,४,८; ७,
४; ३,३,९,१०; ६,२,१; ७,३,६^३;
तैआ. १,१०,४; १२,१; २३, ८;
२९,१; तां. २, ७, ५; ६, १,३;
१९, ३,५; २०, ४,७; जै. ३५;
१९७; जैउ. १, १,४, २; मं. १,
४,६; ७^३; २, ३, १६; २१; ४, ३,
१२; गो. १, १,३९; २,१५; २,१,
१९; -र्भस्य शां. ७,२; १८,१२;
शा. ३, २, १, ३१; १०, २, ३,
६; -र्भा: तै. ३, ७, ९, १;
-र्भा: ऐ. १, ३^३; ३, १०^३; शां.
२,२; ३०,४; शा. २, ३,१,३; ४;
६,२,१०; ३, १,३,२८; २,१,६;
१६; ३,३, १२^३; ४,६; ४,५,२,
१०^३; १२; १३; ६,१, ११; १२;
५, ४, ५, २१; ८,४, १, १९^३;
२,८; ९, ५, १, ६३; ११, ५,४,
६-११; का. १,३,१,२; ६,२,५;
तै. २, १,४, ७; ३, २,१,६; २,
९; ३, १२; ९, १७, ५; तां. १५,
५,१६; जै. ९३^३; १८४; गो. १,
३, १२; ५, २०; २, ६, १५;
-र्भा:ऽइव गो. १,१,२२; -र्भाणाम्
ऐ. १,३; तै. २, १, ४,७; ३, २,
१,५; २,१; ३, १२; -र्भान् शां.
२,२; सा. ८,४, २,८; का. १,३,१,

† 'गर्तास्कन्दं' 'गर्तस्कन्दं' इतीव मुपा. अनुमीयेते । तथाहि अस्य क्विन्-तया योगे वाक्यान्वयः
सुलभः स्यात् । अ-गर्तस्कन्ध-गद. ।

२३; तां. १०, १२, २; जै. १०७^३;
 गो. १, ३, १२; -भै ऐआ. २, ५,
 १^३; श. ६, ५, १, ११^३; ८, २, ४^३;
 ७, ४, २, ३१; ८, ४, २, १; १२, ४,
 ४, ४; तै. ३, ७, १२, ३; तैआ. ३,
 ११, ११; १३, १; १०, १, १; ३;
 जै. २०१; २०४; जैउ. ३, २, ५,
 १२; ६, ८, १; ३; -भैण श. १४,
 ९, ४, २२; तै. २, ३, ८, १; तां.
 १०, १२, ५; -भै: ऐ. ३, ११; तै.
 ३, ९, १७, ५^२.
 गर्भ-का(म→)मा-मायै शां. ९, ५.
 गर्भ-ध-म् श. १३, २, ८, ५^२; तै.
 ३, ९, ६, ४^३.
 गर्भ-भूत-न्त: गो. १, ३, १९.
 गर्भ-मा(स→)स्-सि सा. २, २, १.
 गर्भ-वेदन-पुंसवन-नै: गो. १, ३,
 २३.
 गर्भ-समि(त→)ता-म् श. ६, ५,
 २, ८; ७, १, १४.
 गर्भा(-र्भआ)-धान-पुंसवन-सीम-
 न्तोन्नयन-जातकर्म-नामकरण-नि-
 ष्कमणा(-णअ)-समाधान-गोदान-
 चूडाकरणो(-णअ)-पनयना(-नअ
 आ)-ह्यावना(-नअ)-मिहोत्र-व्रत-
 चर्या(-र्यअ)-दि-दीनि गो. १,
 २, २३.
 गर्भिन्-भै शा. ६, १, २, ६-९; ११;
 ८, ४, २, १; ९, ५, १, ६२; ११, ५,
 ४, १२.
 गर्भिणी-णी श. ११, ५, १, २;
 १४, ९, ४, १०; २१; तै. १, ८, ३,
 २; तैआ. १, १०, ७; तां. २, ७,
 ४; -गीम् तै. १, ८, ३, २;
 -ण्य: तां. १८, ९, २१^३; -ण्या:
 तैआ. १, १०, ७.
 गर्ह्यमाण(√गर्ह)-म् जैउ. १, ४,
 २, ११.
 गलुनसां-ना: जै. ११५; -नसम्
 जैउ. १, १२, ४, ४^३.

गव्य(←गो)-य: ऐ. २, ८; ३, ३४; श.
 १, २, ३, ९; का. २, २, १, २२; -यम्
 श. ७, ५, २, ३४^३.
 गवाम(-मअ)-यन-नम् तां. २५,
 १६, १; सा. १, ४, ६; ष. ४, २; -नै
 ष. ४, २; -नेन ऐ. ४, १७.
 गवा(गोअ)-युस्-युषी तां. २५,
 १, ११; गो. १, ४, ९; १०; १२;
 १४; १५; २२; २३; ५, २; ३; ४;
 -युभ्याम् गो. १, ४, १४; १५; २२;
 २३.
 गवा(गोअ)-शिर-शिर: तां. ६,
 ९, २५; -शी: तां. १२, १, २.
 गवि(गोअ-इ)-ष्टि-ष्टये ऐ. ७, ७;
 -ष्टिषु तै. २, ४, ५, ३; -ष्टौ ऐ. ३,
 २०; शां. १५, ३.
 गवी(गोअ-इ)-डा-डायाम् गो. १, ३,
 ११; १२.
 गवे(गोअ-ए)-षण-म् तै. २, ४, १, ३.
 शग्व्य-व्य: सा. ३, ३, १; -व्यम्
 ऐ. ४, २७; ५, १८; ऐआ. १, २,
 २; श. १३, ८, ४, ९; तै. १, २, १,
 ११; २, ५, ८, १०; तैआ. २, ५,
 १; तां. १९, ७, १; -व्या: जै. १८२;
 -व्ये श. १३, २, ६, ८.
 शग्व्यु-व्या: श. १३, ३, २, ३^३; तै.
 १, २, ५, ३; ३, ९, ९, २;
 -व्यान् श. १३, ५, ३, ११; तै. ३,
 ९, ९, २; -व्यानि तै. ३, ८, १८, ३.
 शग्व्यु-वत्-त् तै. २, ८, ७, ६.
 शग्व्युत्(गो+क्यच्)-न्त: शां. २१,
 ३^३; तै. २, ५, ८, १२.
 शग्व्या-व्या सा. ३, १, १३;
 ३, १;
 शग्व्यु-व्यु: तै. २, ४, ३, १३.
 शग्व्युति(गोअ-यु-)-तिम् तै. २, ७,
 १५, ६; ८, ६, ७^३; -तौ तां. १६,
 १३, १२.
 शग्वेषुका||-का: श. ५, २, ४, १३; ३,
 १, १०; ३, ७; ९, १, १, ८; -काभि:

श. १४, १, २, १९.
 शग्वेषुका-सकु-भि: श. ९, १, १, ८.
 शहन-नम् तै. २, ८, ९, ४; जै.
 २१२; -नानि जै. १६८; -ने श.
 ४, ६, ९, १४; १४, ७, २, १७; तै.
 ३, ७, ६, १३.
 शह्वार-ह्वाना तै. २, ७, ७, ६.
 शह्वार-रेषु तै. ३, ७, ६, १३.
 शह्वार(छ→)ष्टा-ष्टा शा. ३, ४,
 २३-२५.
 √गा, जिगति ऐ. १, ३०; शां. ९, ६;
 श. १, ४, १, २१^३; तै. ३, ५, २, १;
 जिगति तै. २, ८, २, ४; गो. १,
 ५, २३^३; जिगति श. १, ९, १, २७;
 तै. ३, ५, ११, १; तैआ. १, ९, ७;
 जिगति ऐ. ६, १२; गेषम् तै. २, ५,
 ७, २; गात् ऐ. ५, ३४; ६, १८; १९;
 तै. ३, ७, ११, ३; गो. २, ५, १५; ६,
 १^३; अगात् ऐ. ७, ५^३; शां. १२, ७;
 श. २, २, २, १७; ९, १, २, २२^३;
 ११, ५, ३, ८; ९; १०; १२, ४,
 ४, ६; का. १, ३, १, ३; ५,
 १, ३७; ६, १, ३०; तै. १, १, ४,
 ४; ६; जैउ. ३, १, १, ४^३; सं.
 १, ६, १; ष. १, ५^३; ६; गो. २, १,
 १; १४; १५; अगु: ऐ. ५, ३३; श.
 १२, ३, ४, १; गो. १, ५, ११^३; गा:
 तै. ३, ७, ५, ७; तैआ. १, १४, १;
 जैउ. ३, ३, २, ४; अगा: गो. १,
 २, २१; गाम् तै. २, ८, ७, ८; सं.
 १, ५, १०; अगाम् श. ९, २, ३, २६^३;
 जैउ. ३, ३, ४, ३; सं. २, ८, १५;
 गाम ऐ. ३, ११; शां. १४, ३; ३०,
 ३; अगाम शां. २३, ५; तैआ. ६,
 १०, २.
 शगतु-तु: ऐ. २, १९^३; शां. १२,
 १; -तुम् ऐआ. ४, १, १; शां.
 २२, ९; श. १, ९, १, २७^३; २, २८^३;
 ४, ४, ४, १३^३; तै. २, ५, २, १;
 ८, १०; ७, १३, ३; ३, ९, १२^३;

† 'स्ल' इति जैउ. सुपा. † 'नस' प्रति. इति Or. मन्यते तच्चिन्त्यम् । जै. ३. ॥ 'वीधु' इति तैसं. ३. ॥

५, ११, १३; ७, ४, १; तैआ. १, ९,
७; तां. ८, ५, ९; १०; ८, २२; २३;
१५, ३, ७; जै. ४४; ६१; १८०;
१८१; २०१.
गातु-विद्(√रविद्)-त् ऐ. १,
३०; शां. ९, ६; तां. ८, ५, ९; ८,
२३; १५, ३, ७; जै. ४४; ६१;
२०१; -०दः श. १, ९, २, २८; ४, ४,
४, १३; तै. ३, ३, ९, १२; ७, ४, १;
-दः श. १, ९, २, २८; ४, ४,
४, १३.
गातुवित्तम(√त्तनम्)-नः तां.
१७, १, ११.
गात्र-त्रम् ऐ. २, ६; तैआ. ६, ४,
२; -त्रम्-त्रम् तै. ३, ६, ६, ३;
-त्राणि ऐ. २, ६; तैआ. १, ११,
१; तां. १, २, ८.
गाङ्गायानि-निः शांआ. ३, १;
-निम् शांआ. ३, १.
गागपत्य(←गण-पति-)-स् श. ६,
३, २, ७.
रगातु(√गै)-म् शां. २२, ९.
गातुम् जैउ. २, १, २, ८.
गातु-त्ता वं. २; -त्तारः जै. १, १२,
४, ३; -तुः वं. २.
गाथ, था-थम् ऐआ. ५, २, २; जैआ.
१, ४, १; -थया श. १३, ५, ४, २; ३;
४; ६; ७; ९; ११; १५; १६; २१; जै.
१७४; जैउ. १, १६, १, ४; १७,
१, ९; १८, २, १; गो. २, ६, ११;
-था ऐ. ५, ३०; ऐआ. २, ३, ६;
तै. १, ३, २, ६; जै. १७४; -थाः
श. ११, ५, ६, ८; १३, १, ५, ६, ४,
२, ८; ११; १४; ३, ५; तैआ.
२, ९, १; १०, १; ११, १; गो. १,
१, २, १; २, ६, १२; -थाभिः जै.
४४; -थाभिः-इव श. ३, २, ४,
१६; ५, ३, ११; -थाम् श. ११,
५, ७, १०; जैउ. १, १६, १, ४;
-थायाः ऐ. ७, १८; -थायै जै.

१७४.
गाथा-इर्षिन्-र्षी लं. ३.
गाथिन्-यिनः तै. १, ५, ८,
१; तां. ११, ७, ३; सा. २, ७, ८;
आ. जैआ १, ४७; -यिनम् जै.
२०४; -यिनाम् ऐ. ७, १८.
गाथिन(←गाथिन्)-०नाः,
-नाः ऐ. ७, १८.
गाध, धा(√गाध्)-धः जै. २०४;
-धम् श. १२, २, १, २-५; तै. ३,
७, ९, ९; जै. २०४; जैउ. ३, २, ४,
९; आ. १, ४१; -धाः ष. २, ४;
-०धे शां. २, ९; -धेन जै.
२०४.
गाध-अतिष्ठा-ष्ठा गो. १, ५, २;†;
-ष्ठाः श. १२, २, १, ९; -ष्ठे गो.
१, ५, २.†
गान्दन-मः तां. २१, १४, २०.
गान्धर्व(←गान्धर्व)-म् श. १४, ७,
२, ५.
गान्धार(←गान्धार)-रः श. ८, १, ४,
१०; -राय ऐ. ७, ३४.
गाय(←गाय)-म् ऐ. ५, २.
गायत्(√गै)-न् तैआ. ९, १०, ५;
जै. ८८; जैउ. ३, ७, १, ४; ष.
२, २; -न्तम् तां. १३, १०, ८;
जै. ११५; जैउ. १, १६, २,
६; ८; १०; १२; ३, २;
४; ६.
गायन्ती-न्ती जै. १६५.
गायति-त्तेः दै. ३, २.
गायत्र-त्रः ऐ. १, २८; ४, ३;
७, २४; शां. १, १; ३, २; ८, ५;
९; ९, २; १४, ३; १९, ४; श.
३, ३, २, ६; ६, १, १, १५; ३,
१९; २, १, २२; ३, १, २१; ५, १,
१२; ७, १, २७; ७, १, १, ३२; २, १,
१६; ३, २, ९; ४, १, ४१; ८, ६,
३, १२; ९, ४, ३, ६; ३, १४; ५, १,
५, १; २, ९; १०, १, ३, ११; २, १, ३;

५, ४, ८; १२, २, २, १६; तै.
१, १, ५, ३; ६, १, ११; ३, २, १, १;
३, ५, ३; तैआ. ४, ८, ४; ५, ४,
३; ७, ५; तां. ५, १, १५; २०,
१६, ५; जै. ३४; ३७; १३३; १६९;
गो. १, ४, २४; -त्रम् ऐ. १, १;
९; १३; १६; ३०; २, ५; ३, १२;
४७; ४८; ४, २९; ऐआ. १, १, ३;
४, १; २, ३, ४; ५, २, १; शां. १०,
५; १४, २-५; २२, १-३; ७; ८;
२३, १; २; ६; ७; २६, १०; १३;
१७; २८, २; ५; ७; शांआ. २, ७;
११, ७; श. १, ३, ५, ४; २, १, ४,
१४; २, १, १७; ३, ४, ३२; ४, १,
१, ८; ३, २, ८; ४, १, १८; ५, ३, ५;
५, २, १, ५; ६, ३, १, ३८; ७, २, ६;
१३; ८, १, १, ५; ६, २, ६; ९, १, २,
३५; ११, ५, ९, ७; १२, २, ४, ७;
१४, २, १, १६; का. १, १, ४, १४;
२, १, ११; ३, ४, ७; ४, १, २३;
तै. १, ४, ५, १; ८, १०, ३; २, ५, २,
२; ३, ८, १२, १; तैआ. ४, ५, ७;
११, ८; ५, ४, ११; तां. ५, १, १५;
२, १; ६, ३, ११; ७, १, १; ३; ६;
९; १०; ३, ५; ७; २७-२९; ४, ६;
८, ४, २; ९, ७, २; ११, ३, २; ५, ३;
८, ६; १०, ७; १२, ३, ८; ५, ९, ९,
७; ११, ८; १३, ३, ५; ४, १०; ५,
८; ९, ७; ११, ८; १४, ३, ६; ५, ११;
९, ६; ११, ७; १५, ३, ५; ५, ७, ७,
१; ९, ४; १०, ९; ११, २; १६, ११,
११; १८, ११, ८; २१, ९, ८; जै.
६३; ८९; १०२; १०८; जैउ. १,
१, १, ८; २, ३; ६, ६; २, २, ४; ११,
१, ११; २, २; १२, ३, ७; ३, ३, १,
५; ७, १, ७; ९, २; ११; ३, १; ५, २;
४, २, १, ३; ८, ३, ३; १०; ४, २;
आ. १; जैआ. २, २४, १९; सा. १,
१, १३; ४, १२; ष. १, ४; २, १;
दै. ३, २२; गो. १, १, ७; २, ५;

२७; २९; २, २४; ५, १६; २५; २,
 ३, १०; १६; -अस्य सा. ११, ५,
 ५, १०; तां. ७, १, ४; ८; १०, ६,
 १; ११, ३, ३; ५, ३; ८, ६; १०, ७;
 १२, ३, ८; ५, ९; ९, ७; ११, ८; १३,
 ३, ५; ५, ८; ९, ७; ११, ८; १४, ३,
 ६; ५, ११; ९, ६; ११, ७; १५, ३,
 ५; ५, ७; ९, ४; ११, २; जैठ. १, १,
 ३, ७; १२, ३, ७; ३, १, ३, १; ७, १,
 ४; ४, ८, ५, ३; ९, १, १; २, २;
 -आः तै. ३, २, १, १; -आगि ऐ.
 ५, १७; १९; २१; सां.
 १७, ९; सा. ४, ३, २, १०; जै.
 १०८; गो. २, ३, १६, -आत्
 सा. ८, १, १, ५; तां. १६, १६,
 १०; -आन् सां. १७, ६; गो.
 २, ५, ३; -आय ऐआ. ५, १,
 २; -अ ऐ. ३, १२; सां. १४,
 ३; १८, ३; तै. १, २, ४, २; तैआ.
 ४, ११, १; ष. २, १; गो. २, ३,
 १०; -अण ऐ. ८, १२; १७; ऐआ.
 ५, १, ४; सांआ. १, ७; ११, ८; सा.
 १, २, ५, ६; ९, ३, १०; १२; २, २,
 ४, ११; ३, ४, १, २, ३; ६, ३, १, २०;
 ३८; ५, २, ३; ३, १०; ४, १७; ७,
 ५, २, ६; ११; २, ६, ४; १४, २, १,
 १६; का. १, २, ४, ९; ४, १, २, ३;
 २, २, ३, ६; तै. २, ७, १५, ५; ३,
 ७, ७, ४; ९, ४, ६; तैआ. ४, २, ६;
 ३, ३; ६, १; ५, ५, १; ३, ३; तां.
 १, २, ७; ६, ६, ७; ७, १, ४; ५; ३,
 ७; ११; ९, ७, १; जै. ८८; १०८;
 जैठ. ४, ६, ३, ५; गो. १, ५, १२;
 २, ६, ६.

गायत्री- -त्रिया तै. १, २, १, ५;
 ४, ४, ८; २, ६, २०, १; ७, ३,
 ३; ३, २, ५, ३; ७, ५; ३, ४, ६;
 ७, ४, १; तैआ. २, २, १; -त्रियाः
 तै. २, ३, २, ३; ३, ८, १२, १;
 -त्रियाम् तै. २, २, ३, ७; -त्रियै
 तै. ३, ७, ६, २; -त्री ऐ. १, १;

५; २८; २, १७; ३, १२; २७; २८;
 ३४; ३९; ४७; ४८; ४, ३; १०;
 ११; २०; २३; २७; २८; २९;
 ६, १४; ७, २४; ८, ६;
 ऐआ. १, १, १, ३; ३, ४, १; ३; ५,
 १; २, १, ६; ३, ४; ५, २, ३;
 सां. ३, ५; ७, १०; ९, २; १०, ५;
 ११, २; १२, ३; १४, २; १७, ६; ९;
 १८, २; १९, ४; २१, ६; २२, १; ७;
 २७, १; ३; २८, ५; सांआ. २, ७;
 १५; सा. १, ३, ४, ६; ५, ४; ५; १५;
 ४, १, ३, ४; ३, ६; ७, १, १; २, १५;
 ३, २, ३; ८, २, १०; १३; १५; ९, १,
 १७; २, १, ४, १४; २, १, १७; ३,
 २, ४, २; ३, ४, १०; ४, १, ९; १२;
 १५; ५, १, १०; ६, २, ८; ४, २०;
 २७; ७, १, २८; ९, ४, १०; ४,
 १, १, ८; १४; २, ४, २०; २१;
 २२; ५, २०; २१; २२; ३, २, ७;
 १०; ४, ९; ४, १, १८; ५, १०, ३;
 ५, २, १, ५; ३, ५; ४, १, ३; ६, १,
 १, १५; ३, ६; १९; २, १, २, २; २४;
 ३, १, २, १; ४, २, ५; ५, १, १२; ६,
 २, ७; ७, १, २७; ७, १, १, ३, २; २,
 १, १६; ५, १, २, १; ८, १, ५; २, ३,
 ९; १४; ४, १, ३; ३, १, १, २; ३, ६;
 ५, ३, ७; ६, ३, १, २; ९, ३, १, १७;
 ४, ३, ६; १४; ५, १, ५, १; २, ९; १०,
 २, १, ३; ३, १, १; २, १; ५, ४, ८;
 ११, २, २, १; ४, १, १६; ७, २, ८;
 १२, २, २, १६; १३, २, ६, ४;
 ६, २, ७; १४, १, १, १७; ८, १५,
 ५; ६; ७; १०; का. १, १, ४, १४;
 २, १, ११; तै. १, १, ३, १०; ५,
 ३; ४, ७, ५; ५, १, २, ४; ५; ६, १, ११;
 २, ६, १८, १; ७, ३, ३; ३, २, १,
 २; ३, ५, ३; ७, ४, २; ६, २; ८, १२,
 १; ९, ४, ६; ६, ४; तैआ. २, ८, १,
 ३, ९, १; ५, २, ३; ११, ३; ६,
 ५, ३; १०, २, १, १; २६, १; तां. ४,
 २, ५; ४, ३; ५, १, ९; ६, १, ६; ३,

१३; ७, ३, ७; ८; ११; १३; ८, ४, २;
 ४; १०, १, २; ९, ५, ४; १०, ५, ३;
 ४; ६; ७; १३; ११, ३, १, ५, १; ८,
 १; १०, १; ११, ९; १२, १, २; ३, १;
 ९, १; १३, ३, २; ५, १; ७, २; १०,
 १; १४, १, ४; ३, १; ५, १; २८;
 ९, १; ११, १; १५, १, ८; ५, १; १०,
 ५; ६; १; ११, १; १६, ३, ६; ५, १९;
 २७; १४, ४; १; १६, ६; ७; १९, ५,
 ८; ९; ७, ७; ८, २; ११, ४; ६;
 २०, ११, ९; १६, ८; २१, ४, ५;
 ९, ४; २२, ७, ६; जै. १९; २४;
 ८९; ९०; ९५; १००; १०१;
 १०२; १३१; १३३; १६०;
 १६८; १६९; जैठ. १, १, १, ८;
 ६, ६; २, २, ४; ४, ३, २; ११, १,
 ११; २, २; १७, ३, ३; १८, २, १;
 ४, २, १, २; ष १, ३; ४; २, १, २;
 ३; ३, ७; दै. २, ७; ३, २; गो.
 १, १, २७; ३, १०; ४, २, ४; ५, १५;
 २, २, ९; ३, १०; ५, ३; -त्री ऐ.
 ४, ३; ६, ९; १२; सां. ७, १०;
 १५, २; १६, ३; १७, २; १८,
 ३; सांआ. २, १०; सा. १, ३, ५,
 ४; ६, २, १, २, ४; २, ५; १०; ७,
 ३, २, ८, ९; १०, ३, १, २; जै.
 १०८; गो. २, ५, ५; -त्रीऽइव
 तैआ. ५, ४, २; -त्रीणाम् सा. १,
 ३, ५, ९; -त्रीभिः ऐ. ६, २; सा.
 ६, २, १, २, ४; ४, २, ५; ७, ५, १, ४;
 तै. १, १, ९, ६; -त्रीभ्यः सा. ८,
 ६, २, ११; -त्रीभ्याम् सा. ७, ५,
 १, ३, २; -त्रीम् ऐ. १, २८; ३,
 १२; १३; २६; २८; ४, २, ३; ७,
 २, ३; ऐआ. १, ४, ३; ५, १; सां.
 ९, २; ११, २; १४, २; १५, २; १७,
 १; १८, ५; २२, १; ३०, ११;
 सांआ. २, ८; सा. १, ३, ४, ६; ५,
 १५; ४, १, ४; ७, २, १५; ८, २, १३;
 ३, ४, १, ९; १२; ४, २, ४, २, ८, १,
 १, ५; ११, २, २, १; ४, १, ८; १३;

५,४,१३;१४,८,१५,८; तै.१,७,
१०,३; २,३,२,३; ६,१७,१; ३,
७,७,३; ८,१२,१; तैआ. २, ११,
१;१६,१; ५,११,३;१२,२;१०,
२६,१; तां. ४,४,७; ७,४,२; ८,
८; ४,१,२; १०, ४,५; ५,५;
१६,३,६;१६,६; १९,७,७; १७,
५;२०,२,३;जैउ.१,४,४,४; ४,६,
२,५; जै.८;८;९;९;९;९;१०१;
१०२; १३१; १३३; ष. ४, ५;
गो. १,१, ३१; ३,८; २,३, १०;
५,५; -त्रीषु ऐ.२,३७;३,१७;५,
४;५; ६;८; १२;१३; ऐआ. १,४,
१; शां. २९,६;३०,३;९; शांआ.
२,१०; तै. १, २,४,२; तां. ५,
१,८; ७,८,४; ८, ८,३; १०, १;
३;५; ९,७,३;११,११,८;९;१२,
९,२३; १३,२; १३, ३, २५; ९,
२८;१०,१; १४,५,३०; ११,३८;
१५, ५,३७; १०, ९; २४, ११,
६; जै. ३४;३७;६३; -व्याः ऐ १,
१६; २,३७; ३,१७; ५,४; ५;
६;८;१२;१३;६,१०; ऐआ.५,
२,५; शां. १, १;३,२;९,२;१४,
२;१५,२;३; १६,३;४; १७,१;
२८,२; शांआ. १, २; शा. ६,२,
१,२४;७,५,२,३८; ८, ६,२,३;
६;९,२,३,६;१३,३,१;का.१,
२,१,११;तां. १२,९,६;२४;१३,
३;१३,३,१;४;२६; ९,१;६; २९,
११,१;१४, ५,१०;९,२; ११,६;
१५, ३,१;५,६;७, २; ९,१;१२,
७;१६,५, २७; ११, १०; जै.
१३१; ष. ३, ७; दै. २,२; गो.
२,२,२०; -व्या ऐ. २,१७; ३,
२२; ४, ११; २३; ८,६; शां.
१४,३; ५;२६, ७;२८,७; शांआ.
२,७; शा. १, ३, ४,६; ७,३,२३;
४, २,५,२०; ३,४,९; ६,६,२,
७;८,२,९;७,२,२,५; ३,१, ४६;
४ १, ४१; ५, १, ३०; २, ३८;

१०,१,३, ११; तै. ३, २,१, १;
तां. १०,५,५; १६,१४,४; १९,
१७, ६; जै. १४; ८८; १३३;
गो. १, ३,९; २,३, १२;६, ११;
-व्याः ऐ. ३,१७;६,३२;७,२४;
शा. १२,२,४,२; १४,८, १५,८;
तैआ. २,८,१; तां. ४, ६,८; ६,
९,२५;१०,५,४;१३; १२,७,२;
१३,१०,१६;१४,१,३; १६,१४,
५;१६,७; १९,५,९; ७,७; ११,
६; जैउ. ४, ६,१, ८; २,६; ष.
२,३; गो. १, ५,४; २, ३, ११;
-व्याम् शां. १४,३; शा. १४,३,
१,४; तां. ७, ३,७; ८, १०,१;
जै. ८९; ष. १,३; -व्यै ऐ. ३,
२८;४,२७; शां. १०, १; २६,
८;२७,३; शा. १, ३,२, ९; १६;
७,१,१;३,३,४, १०; ९,४,१०;
४,२,४, २०; २१; ८,१,१, ५;
१४,८, १५,१; २; ३; तां. ९,४,
६; १३,१०, १५; जै. ८९; जैउ.
४, ६, ३, १; -व्याः जै. ५०;
-व्यौ ऐ. १, ५;९;२, २६; शां.
८,९; जै. १६८.
गायत्रि-च्छन्दस्- -न्दःता.१५,१०
९;-न्दसःतां.१,५,४;-न्दसःऽइव
शां. ८,५;-न्दसम् शा. ११,५,९,
७;-न्दाः शां. १, १; ३,२;९, २;
१९,४; शा. १२,३,४, ३; तै. १,
१,९,६;४,२,३; तां. १,३,८; ७,
८,४;८,८,३;१६,५,१९; गो. १,
५,१२.
गायत्रि-तृतीय-सवन- -नः ऐ. ५,
१७;१९; २१; शां. २६, १०;
१३;१७;२७,७.
गायत्रि-स्व- -म् जैउ. ३,७,१,४.
गायत्रि-पार्श्व- -र्श्वम् तां. १४,९,
२५;२६; १६,१६,१०;आ.जैआ.
१,५८४;-वैततां.१४,९,२६;२७
गायत्रि-प्रातः-सवन- -नः शां.
२२, १;२;३; २७,७;-नम् शां.

२७,७.
गायत्रि-मध्य- -ध्यः तां. १०,५,
१;२.
गायत्रि-मध्य-दिन- -नः शां. २२,
७;८;२३,१;२;६;७; २७,७.
गायत्रि-मुख- -खःतां.१०,५,१;२.
गायत्रि-वर्त्तनि- -निश.६,३,१,२०
गायत्रि-स्तोम-मित- -तःगो.१,५,
२३.
गायत्रो(-त्रऽउ)-त्तम- -मः तां.
१०,५,१;२.
गायत्रिन्- त्रिणः शां. २४, ७;
तां. ८,९,१०.
गायत्री-कर- -म् ऐआ. ५,३,१.
गायत्री-च्छन्दस्- -न्दःऐ.७,२३;
-न्दाः जै. ८.
गायत्री-त्रिष्टुम्- -मः शां. ३,५.
गायत्री-भा(ग→)गा- -म् ष.२,२
गायत्री-मात्र- -त्रः,-त्रम्शां.१९,८
गायत्री-मुख- -म् जैउ.४,६,३,२.
गायत्री-रूप- -म् शां. २३,१.
गायत्री-लोक- -म् ऐ. ५,२९.
गायत्री-विद्- -त्त शा. १४,८,१५,
११.
गायत्री-शंस- -म् शां. २३, १;
शांआ. २,१३.
गायत्री-शत- -त्तम् शां. १८, ३;
-तानि शां. १८, ३.
गायत्री-संपुद्- -दम् शा. ८, ५,
३,८.
गायत्र्य(-त्रीऽअ)-शीति- -तिः शा.
८,६,२,३.
गायन- -नः गो. १,२,७;२१.
गायमान,ना- -ना तां. १२, ५,१४;
-नौ जै. १८६.
गार(←गार←/२गृ)- -रम् तां. ९,
२,१६; जै. ८३;१३०;-रव्य जै.
८३;-राभि आ.जैआ. १, १२४.
गार-स्व- -म् जै. ८३.
गार्ग्य(←गर्ग)- -र्ग्यः शांआ.६,१; ष.
१४, ५,१,१-१२;१३;१४;१६;

तैआ. १, ७, ३; जै. १४३; वं. १, २;
-न्यात् वं. १, २.

गार्गी-^०गीं श. १४, ६, ६, १^१; ८,
१, २, ४; ५, ७, ८; ९^१; १०^१; ११^१;
-गीं श. १४, ६, ६, १^१.

गार्गी-पुत्र-^०त्रात् श. १४, ९,
४, ३^०.

गार्क्षमद्(←गृक्षमद्)-^०द् शं.
२०, २, ३; २२, २, २४, ५; -दम्
ऐ. ५, २; शं. २४, १; आ. जैआ.
१, २९४; -द्वानि शं. २४, १;
-द्वैः शं. २३, ४.

गार्क्षमदी-^०म् शं. २८, २.

गार्हपत्(←गृह-पति)-^०त्म् शं. ५, ३,
३, ३^१; ४, ३, १५^१; तां. १०, ३, ५^१;
७^१; -तै तै. २, ३, ५, ४.

गार्हपत्य, त्या-^०व्य तै. ३, ७, ५,
१०; -त्या ऐ. ३, ३६; ३७; ७, ५, ८,
२४; शं. २, १, २७, ४; शंआ. १०,
८; श. १, १, १, १८; १९; ७, ३, २२;
९, ३, १८; २, २, २, १८; ३, २, २, ६;
३, १३; १५, ४, १, ७; ९; ११; ३, ६,
१, २८; ४, ६, ८, १०; १५; २०; ९,
२, ४; ६, ६, ४, १३; १५; ७, १,
१, ६; १३; २२; २५; ३५; ३७;
२, १२; १४; १९^१; २३; २, १, १;
५, ६; १५; १९^१; ३, १, १^१; ८, १०;
१२; ८, ६, ३, ५; ९, २, ३, १४;
११, ५, ३, ९; ८, २, १; १२, ४, १,
३, ३, ३, ६; ५, २, ९; का. १, २, २,
१३; ४, २, ३; ४, ६; ७; २, १, १,
१३^१; तै. १, १, ५, ६; ४, ४, १, ३;
६, ७, २, ४; ६, १, १; ३, ७, २, १;
६; तैआ. २, ३, १; ६, २; ५, ९, ११;
१०, ६३, १; तां. २५, १०, ४;
जैल. ४, ११, ५, १५; ष. १, ५, ४,
१; मं. १, १, ११; गो. १, ३, १०;
१३; -त्यम् ऐ. ३, ३७; शं. २, २;
१७, ९; श. १, १, १, १; १८; २,
२३; ५, १, २५; ९, २, ४; ३, १८^१;

२, १, ४, १४; २, ३, १२^१; ३, २, ४;
३, १३; ४, २८^१; ३, २, ५; ३६, ४,
१, ३; ४; ७; ९; १३^१; ४, २, ९; ६, १,
८; ३९; २, ५; ३, १, ३, २८; ६, ३,
४; ५; ६; ७, ४, १०; ९, २, १३; १७;
४, ३, ४, ६; ६, ८, ५; ५, ४, २, ९;
६, ६, ४, १०; १४; १५; ८, १, ७;
७, १, १, १; ८; ११; २, १२; १४;
२०^१; २३^१; २, १, १; ३, २, २; ८, ६,
३, १^१; ४-८; १३; १४; १५; ९, २,
३, १४; १०, १, ५, २; ३, ३, २^१;
४, ३, २१; १२, ४, ३, ८; ४, १, ५, १,
११^१; १३, ४, १, ९; १४, १, ३, १;
२, १, ७; का. १, १, ४, १४; २, ३,
१०^१; ३, ३, ९, ४, १, २२; २३; २५;
२६; २, २^१; ३-८; ६, १, ७; २६;
२, ३; २, १, १, १, १३; २, १,
१; तै. १, १, ४, ३; ४; ५, ७^१; ५,
२, ३; ६; ८, १; ३; ४, ४, १; ३;
७^१; ८^१; ७, ३; ६, १, ४; ९, ९; २, १,
३, ७; ४, ३; तां. ५, ४, १३; जै.
१२७; ष. १, ५; ४, १; गो. १,
३, ११; १२; २, २, ९; ३, १७; ५, ५;
-त्यस्य श. २, ६, १, ९; २, ५; ३,
५, २, २; १०, २, ३, १; ३; १४, २, १,
१५; का. १, ६, २, ३; तै. ३, २,
९, ९; तां. ५, ६, ७; गो. १, २, २२;
३, १३; -त्या श. ७, १, १, ८; ११;
८, ६, ३, ८; १०, ४, ३, १८; -त्याः
श. ४, ६, ८, ५; १९; -त्यात् ऐ.
७, ७; १२; श. १, ७, ३, २२; ४,
६, ८, ५; १०; ६, ६, ४, १०^१; १४^१;
१५^१; ९, २, ३, २६; १०, १, ५, २;
२, ३, ३; १२, ४, १, ४; ५, २, २, ३,
२^१; ५, १, ७; तै. १, ४, ३, ६; ४,
४, १०; ७, २; गो. १, ३, १३^१;
-त्यानि श. १, ९, ३, १९^१; ३, ७, ४,
१०; तै. ३, ५, १२, २; -त्याम् श.
४, ६, ८, ६; ११; १६; -त्याय श.
१०, २, ३, १; मं. १, २, १६; -त्ये

ऐ. ५, ३२; ३४; ८, २४; शं. २, १^१;
३; ३, ९^१; ४, १४; ६, १२; २७, ४;
श. १, १, १, १९^१; २, २३^१; ७, ३,
२६; २७; ४, ६, ८, १०; १९; ९,
२; ४; ५, ४, २, १०; ७, १, २, १२;
१४; २१; ३, १, २; ३; ८; ९, १०^१;
११; १२^१; ९, २, ३, ४, ८; १०, ४,
३, १३; २०; ११, ५, ३, ८; १०;
८, ६; १२, ४, ४, ६; ७; का. २, १,
२, १६; तै. १, १, ८, १; १०, ५;
६, १, ४; ७, ३; २, १, ३, ७; ६, ४^१;
३, ३, ४, २; तैआ. ५, ९, ११; तां.
१२, १०, १५; २४, १८, ८; जै.
१२७; २०३; ष. ४, १; गो.
१, ३, ३; २, ३, १७; -त्येन ऐ.
३, ३६; ३७; शं. ९, १; श. ७,
३, १, ७; ८, ६, ३, १; तै. १, १,
४, ७; ७, ६, ६.
गार्हपत्य-भाजू-^०जः शं. ३, ९.
गार्हपत्य-व्रत-श्रवण-^०जी शं.
१७, ७; गो. २, ५, ४^१.
गार्हपत्या(←त्यऽआ)-गारु-^०स्य
श. १, ७, १, ८; -रे श. १, १, १,
११; का. २, १, १, ९.
गार्हपत्या(←त्यऽआ)-यतन-^०ने
ऐ. ७, ५.
गार्हपत्या(←त्यऽआ)-हवनीय-
-यौ ऐ. ७, ६; १२; शं. ५, ७.
गालव-^०वः ऐआ. ५, ३, ३; -वः,
-वाव श. १४, ५, ५, २२; ७, ३,
२८.
गावीधुक(←गवीधुक्)-^०म् तै. १, ७,
३, ६.
गावेधुक(←गवेधुक)-^०कः श. ५,
२, ४, ११; १३^१; ३, ३, ७^१; -कम्
श. ५, ३, १, १०; ३, ७.
गाह, गाहते ऐ. ३, ४८; गाहन्ते
तां. १४, ८, ४; ८; १५, २, ६; ९;
गाहेत जै. १२७; गाहेमहि मं.
१, २, ५.

† 'श्रवणौ' इति कालि. मुपा.† । ‡ 'गवेधुका' इत्यत्र टि. द्र. ।

गाहमान-म् ऐ. ३,४८.
 गिद्- -०द् तां. १,७,७.
 गिरि(√गृ)→गिरः ऐ. १,१९;२९;
 ३,४९^१;४,३;५,१७;२१; शां. ८,
 ४;२,४; १२,९; २४,८; वा. २,
 २,३, २३; ३,६,१, २४^२; ७,५,
 २,३९; ८,५,२,५^३; ७,३,७; का.
 १,२,३,१९; तै. १, ८, ८,१; २,
 ४,३,११;५,२^४; ६,३;७, १५,५;
 १६,३;८,२,४; ६,८; ३,५,७,२;
 ७,९,६; १३,२; ११, ३,१; तां.
 १६,५,१; गो. २,४,२; गिरा श.
 ७,२,२,५; ३,१,३४^५; तै. १, ५,
 ८,३;२,४,२,५; ८,७,६; तां. ८,
 ६,६;७,१; १२,४,४; ८,६,५,९;
 जै. ६२; गिराम् वा. ४,५,३,१०;
 गीः ऐ. ६,१५; वा. २, ५,२,२८;
 ७,२,२,५; का. १, ५, १, २५;
 गीभिः ऐ. १,४;२,३७; ऐआ. १,
 ३,७; ५,१,६; शां. २^५,६; वा.
 ४,३,१, २४; तै. २, ४,५,५; ५,
 ८,९; ११;८,४,७,५,१; ९;३,५,
 ६,१; ६,९, १; १०, ४; १२,१^६;
 ७,११,४; तैआ. ४, ५,६;४२,५;
 १०,५,२; तां. १,५,७; ११, ४,
 ४; गीर्षु ऐ. ५,५; शां. २२,८.
 गिर्वणस्- -०णः ऐ. १,१९;२९; शां.
 ८,४; २,४; २०, ४; वा. ३, ६,
 १,२४; तां. १७,१,५; जै. २०४;
 सा. ३, १,३; गा. २, ४, १७^७
 गिर्वन्- -र्वा वा. ३,६,१,२४.
 गिरि(√रगृ)- -रयः वा. ३,४,३,१३;
 ९,४,२;४,२,५,१५; तैआ. १०,
 १०,१; जै. ८३; -रिः ऐआ. २,
 १,८; वा. ७,५,२,१८;११,२,३,
 ८; जै. १५; २०४; -रिभ्यः तै.
 २,५,६,४; -रिम् वा. १, ८, १,
 ५;३,१,३, १२; जै. १५;१४३;
 जैउ. १,९,३,१; -रिषु वा. ३,

३,४,७; -रीणाम् तै. २, ८, २,
 ८; -रीन् तैआ. ४, ३९,१; -रेः
 वा. १, ४, १, १४; ८, १, ६;
 -रेःऽइव तैआ. ७,१०,१; -रौ वा.
 १, ८, १, ६; १३,२,९,३; जै. ८८;
 -रौऽइव तै. ३,९,७,१.
 गिरि-शिव(√गि) - -त् तां. १०,
 ५,७.
 गिरि-ज- -जाय ऐ. ७,१; गो. १,३,
 १८.
 गिरि-बुध- -भ्वाः वा. ७, ५,२,१८.
 गिरि-मात्र- -म् वा. १,९,१,१०.
 गिरि-रु- -पान् तै. ३,१०,११,४.
 गिरि-शर्मन्- -र्भगः वं. १.
 गिरि-शिव- -राव शां. २६,१.
 गिरि-ष्ठा(√स्था)- -ष्ठाः वा. ३,५,३,
 २३;९,५,२,५; तै. २,४,३,४; तां.
 ६३,११,१.
 गी(√गी) - -गी जैउ. १,१८,२,७^८;
 २,८; ४,११,२,२.
 गीत- -तम् शां. २२,५; वा. ३,२,
 ४,६; तैआ. १, ११,५; जैउ. १,
 ७,२,३;१६,३, १०; ३, ७,१,९;
 -तानि शांआ. ११,४; जैउ. १,१६,
 ३,९;३,७,५,२; -ताय तै. ३,४,
 २,१;१५,१; -ते वा. ६,१,१,१५.
 गीता(-तऽअ-)गीत- -तानि जैउ. १,
 १६,३,९.
 गीति- -स्था गो. १, ५,२४.
 गीत्वा सा. २,४,३;६;३, २,१०;३,
 ५;४,२;३.
 गी(थ→)था- -था^१ वा. १४, ४,
 १,२५^२.
 गीर्ण(√रगृ)- -र्णम् ऐ. ३, ४६^३;
 जै. ८३; २०६^३; -र्णान् जै. ८३^३.
 गुग्गुलु- -लु ऐ. १, २८; तां. २४,
 १३,५.
 गुह- -हुः गो. १, २, ८; -होः आ.
 १,२४७.

गुह-वास- -से गो. १, २, ८.
 गुग-लोप- -पः शां. २६,४.
 गुग-र- -रयः, -रयात् शांआ.
 १^५,१.
 गुगित- -त्तः गो. २,३,७.
 गुगिन्- -गी सा. २,६,७.
 गुगी/भू.गुगीभवति सा. २,५,६^३;
 गुगी...भवति सा. २,५,३.
 गुगीभू- -तान् सा. ३,७,३.
 गुह- -दः वा. ३,८,४,३;५;६;८,१,३,
 १०; -दम् वा. ३,८,३, १८;१९;
 ४,३;४; १३, ५,२,३; जैउ. ४,
 ११,५,१; -द्रे वा. ३,८,४,५.
 गुह- -दाः वा. १०,६,४,१;१२,९,
 १,३; तै. २, ६,४,३^३; -दाभ्यः
 जै. १५०.
 √गुप,गोपायुने तै. २, २, १०, ४;
 गोपायुति ऐ. ७,२२^३; ऐआ. २,१,
 ६; शां. १६,५; वा. २,४,२,६;१३,
 ४,१,१४;१४,१,४,९; का. १,३,
 ३,६; तै. ३,७,९,८; तैआ. ५,६,४;
 गोपायति वा. १२, ६,१,३८; जै.
 १५०; जैउ. १,१४,३,८; ३,६,९,
 २; गो. १,२,४; गोपायन्ति वां. २,
 ४;१२,१;३; १३, ४; वा. १, १,
 २,२३; गोपायन्ति वा. ३,६,२,
 १४;१५;४,२,४,२०^३; २१^३;१०,
 ५,२,१०; गोपायति का. १,४,१,
 २९, जुगुपुः वा. ३,६,२,९,९,३,
 १८; जै. १०२; १९७; गोप्यति
 वा. ६,३,३,२६; ५,४,१; गोपा-
 यिष्यति वा. १४, ६, १, ११;
 गोपायत् वा. २,२,३,२;३, ४,१;
 गोपायतु ऐ. ७, २२^३; वा. ३,
 २, २, २३; ५, २,४-७; ४, २,
 २, १०; का. १, २, ३, २; ४, १,
 १; गोपायताम् वा. १, ९, १, २०;
 गोपायन्तु वा. १, ५, १, २२;
 गोपायस्व तैआ. ६, ८, १^३; गोपाय

† 'धीभिः' इति ऋ. ७, ९३, ३ । † 'उदगीथ-' इत्यत्रैकमक्षरम् । † 'उदगीथ-' इत्यस्यान्तिममक्षर-
 द्रयम् । † 'दा' इति मुपा. अशुद्धः तु. य. द्र. ।

ऐ. ५, २७; ७, ३; शा. ४, २, ४, १०^३; तै. २, ४, १, ११; गोपाय
शा. १, ९, २, २०; २, ४, १, १०; ३,
२, १, ३५; २, २२; ८, १, १२; ४, १,
२, १५^३; ४, ५, २१; २२; १२, ९, २,
४; १४, १, ३, २४; ३, १, ९; का. १,
४, १, २९; २, ५; तै. १, १, १०, २^३;
३^३; ४^३; ५^३; २, १, २५^३; २६^३; ३, ७,
४, १८; ६, ३; तैआ. ७, ४, १; मं.
३; मं. २, ६, १९; गो. १, २, ४;
१९^३; २, २, २३; ४, ९^३; गोपायतम्
शा. ३, २, १, ७; गोपायत शा. २,
४, १, १०; ३, २, १, ३९; ५, २, २,
१५; का. १, ४, २, ५; तै. ३, ८,
९, ३; अगोपायत् तैआ. ५, ८, १३;
गोपायेत् ऐ. ७, २२^३; तै. १, १,
९, ७; गोपायेयुः शा. १, ५, १, २२.
गुप्यते तै. २, ५, १, १.
जुगुप्सेत् तैआ. २, ८, १; जैउ. ४, ११,
४, ४^३; जुगुप्सेत् तैआ. १०, ९, १.
गुप्त, प्ला- -प्लतः ऐ. ८, ११; गो. १, २,
४^३; ५, २४; २५^३; -स्त्व तै. १, ५, ३,
४^३; २, ८, ८, २; ३, ७, १३, २; -साः
गो. १, ५, २४; -सामिः गो. २,
२, १४^३; -प्लाय जैउ. ३, ७, ५,
१; -प्लैः गो. २, २, १४^३.
शुगुप्ति- -प्लये का. २, १, २, १६;
-प्ल्यै शा. ४, ४, ५, २१.
रुगुप्ति- -प्लये का. १, ४, १, २९; ४,
२, २^३; -प्ल्यै ऐ. २, ११^३; २३; ८,
२७; शा. १, १, २, २३; ३, ४, ८;
१६; ७, १, ८; २१; २, ३, ४, ४०; ४,
१, ४; ५; ३, ५, २, १८; ६, २, २१;
३, १८; ९, २, १६; ४, ३, ५, ८;
६, ३, ३, २६; ५, ४, १; १४;
तै. १, २, १, २०; २४; ३, २, १, ५;
३, १२; ४, ७^३; ८, ६; ८, १, २; जैउ.

१, १४, ४, २.
गुप्यमान- -नः शा. १, ६, १, १५; -नाः
शा. १, ६, १, १२; गोप-, प्लुम्-, प्लु, अद्र
गुरु- -रवः ऐ. ४, २५; -रु तै. २,
८, ५, ७; -रुः ऐ. ४, १३; गो.
२, २, ८; -रुःऽइव तां. ८, ५, २;
-रुभिः शा. १२, २, २, ११; गो. १,
४, २३; -रुम् ऐ. ४, १३; शा.
१२, २, ४, १०; गो. १, ५, ३; -रौ
शांआ. १, ८^३. गरिष्ठ-, गरीयस्-गद्र.
गुरु-जातीय- -यान् सा. १, ५, ८.
गुरु-तल्प-ग- -गः तैआ. १०, १, १५.
गुरु-द्वार- -राच् सा. १, ६, ३.
गुरुगुलु- -लु शा. ३, ५, २, १६^३.
गुरुफ-दध्न्- -म् तैआ. १, २२, ८.
गुरुम-हच्- -ह गो. २, ६, १६.
गुरुमी-भू(त→)ता- -ता सं. १.
गुष्टि(=ष्पि)त्- -म् शा. ३, २, २, २०.
गुहा(√गुह्)- -हा ऐ. ६, ७; ऐआ. १, ३,
३^३; ६; शां. २१, ४; २२, ४; शा. ४,
१, ३, १७; ४, २, १४; ५, १, ४, १०;
६, ७, ४, ४^३; १२, ४, ४, २; १३, ८,
१, ११^३; तै. १, २, १, ३; २, ८, ८,
६; ३, २, ८, ७; ७, ६, १३; जै.
९७; १८०; जैउ. १, १, ७, ३; ४;
१३, १, १; ३, ५, १, १; गो. २, ५,
१३; -हाऽइव शा. ११, २, ६, ५;
-हाभ्यः तै. ३, ४, १२, १; -हायाम्
शा. १४, २, १, १५; तैआ. ८, १,
१; १०, १०, १; ३; ३१, १; -हासु
तै. १, २, १, ३; तैआ. ३, ११,
३; १०, १, ३; ४.
गुहा-कारम् तै. १, २, १, २.
गुहा-योनि- -न्याम् ऐ. ६, २७.
गुहा-शय- -यात् तैआ. १०, १०, १.
गुहा-हित- -म् तैआ. ३, ११, १३.
गुहान- -नाः मं. १, १, ४.

गृह्य- -ह्यः तैआ. १, २६, ७; -ह्यम्
ऐ. ५, २३^३; शांआ. ७, २१; शा.
२, १, २, ११^३; ५, ४, ३, ७; १४, ९,
४, २५; का. १, १, २, ७^३; तै. २, २,
१, ४; ६, ३^३; ३, १०, ९, १२; तैआ.
१०, ६३, १; जै. १८३; सा. १,
७, १५; -ह्या तै. ३, ७, २, ५.
गृह्यमान- -नः शा. १, ८, ३, २२;
-नम् तैआ. १०, १०, ३.
गृह- -म् तै. २, ८, ९, ४. गोह्य-अद्र.
गिर्गा→-गूः तै. ३, ६, १२, १.
गूर्त-वचस्- -चाः ऐ. ५, १३; शां.
२३, ८.
√गूर्द, (←गूर्द)अगूर्दत्, अगूर्दन् जै.
१९१^३.
गूर्द- -र्दः तां. १३, १२, ४^३; ५; जै. ||
१९१^३; जैआ. १, ४४९^३; आ. १,
४४८^३; -र्दम् शां. ३०, ३५; जै.
१९१^३; -र्दस्य जै. १९१^३; -र्दौ आ.
जैआ. १, ५१२.
गूर्द-त्व- -म् जै. १९१^३.
गृत्- -गान-, -गध्वै √गृद् द्र.
गृत्स- -स्मः ऐआ. २, १, ८^३.
गृत्स-मद- -दः ऐ. ५, २; ऐआ.
२, २, १; शां. २२, ४; -दस्य
आ. जैआ. १, ३१४; ३३७; ३४५;
४१०; ५५१; जैआ. १, ३४४.
गृध्रानाम्- -नानाम् जै. १५९.
√गृध्र, गृध्रन्ति शा. ३, ९, ३, २२;
जगृधुः शा. ३, ९, ३, २१; गर्धि-
ष्यन्ति शा. ३, ९, ३, २०.
गृधु- -ध्वः तै. २, ७, १६, ३.
गृध्र- -ध्रः तैआ. ४, २९, १; -ध्राणाम्
तैआ. १०, १०, १; ५०, १; -ध्राव
तै. २, ४, ३, १३.
गृध्र-शी(षन्→)ष्णी- -म् तैआ.
१, २८, १.

† =उपोह यद्...गु. क्र. ७, ९३, ३; पाठः । तत्र तै. मुपा. तु. 'गू-(प्र.३) । 'गू' इति. प्राति. मन्यमानौ
शा. भा. दयनीयाविब । व्यवहितोपसर्गयुक्तस्य /गाते रूपस्य स्पष्टतमत्वाद्भ्रस्वपाठ एव साधीयान् भवेत् । †'गूर्दम्'
नपुं., सामानामेति सा. । †'गूर्द' इति प्राति. निर्दिशन् C.स. चिन्त्या । †'अगूर्दम्' इति आन.मुपा. ? । †शाश्रौ.
१६, २९, ६; 'निगुस्थानाम्' इति पाठः तत्रैव 'निकृत्सानाम्' इति च पाठान्तरम् ।

गृष्टि-^{स्त्र्यै} तै. ३, १, ४, १३.
 गृम् (← गृम् ← ग्रह) - अः तै. ३, ६,
 ११, १, गृमीत-गृभगान-गृहीत-द्र.
 गृह (√ ग्रह) - हः तै. २, ४, २, ४;
 तैआ. ४, ४२, २; -हम् तै. २,
 १, ५, १०; ८, ८, १२; ३, ७, १,
 ६; ७; ७, १४; तां. ६, १०, १९;
 ष. ५, ६; गो. २, १, ६; -हाः
 ऐ. १, १३; ३, २३; २४; ५, २५;
 ८, २६; शां. २७, ५; सा. १, १,
 १, १८; १९; २, २२; ७, २, २१;
 ४, १२; ८, २, १४; ९, ३, १८; २,
 ४, १, ७; १४; ५, २, २९; ३, ३,
 १, १०; ४, ३०; ४, ६, ९, २; ४; २,
 १, १, १०; ४, १, १६; ११, ७, १, १;
 २; का. १, ४, २, ३; ७; ९; १०; ५,
 १, २६; २, १, १, १३; २, १५; तै.
 ३, ८, १७, ३; तां. १०, ५, १६;
 १९, १५, १; मं. २, ४, ६; गो. २,
 ३, २१; २२; -हाइह (=हे) तैआ.
 ५, २, २; -हागाम् शां. २७, ५;
 सा. २, ४, १, १४; २, २४; ६, १,
 ४२; का. १, ३, ३, २०; ४, २, ९;
 तै. २, १, ५, ३; ३, २, ४, ७; तैआ.
 १०, ६३, १; -हान् ऐ. १, १५;
 २, ३१; ३, २४; ८, १०; सा. १, १,
 १, ७; २, १, ४, १; ३, १, ७; ४, ६; ४,
 २, २४; ५, २, ४८; ६, १, ४२; २, १९;
 ३, ३, ४, १२; १६; ३०; ६, २, १५;
 ९, २, ७; ५, ३, १, १; २; ४-९; ११;
 १३; ११, ५, १, ७; ९; ६, ३, ११;
 १३, ८, १, १; १४, ६, ३, १; का. १,
 १, ४, १, ३; १, ३; ३, २०; ४, १, ५;
 २, १०; ५, १, ३८; ६, १, २८; २, ८;
 २, १, १, ६; तै. १, १, २, २; १०,
 ६; ५, ५; २, ६, १०, ४; ३, ११,
 ८, २; तैआ. १, ८, ५; २, १३, १;
 ६, ११, २; जैउ. २, ४, ३, ७; ८; मं.
 १, ८, १; २, ३, १२; गो. २, ३, २२;
 -हासः तैआ. ६, ७, १; -हे ऐ. १,
 २४; ५, ९; ७, १३; ८, २१; शांआ.

१२, ५; सा. ५, ३, १, ३; १०; ४,
 ५, १५; ९, २, २, ७; ११, ३, १, ७; ८;
 १३, ५, ४, ६; तै. १, १, ३, ५; ४,
 २; ४, १, २; ५, ८, १, ६; ६, ५; ७, ३,
 २; ३; ४; ५; ६; ८; ७; २, १, २, ९;
 २, ९, ५; ४, १, ८; ३, ११, ८, २; ३;
 तैआ. १, ४, ३; ४, ४२, २; ६, ७, २;
 ८, १; तां. १६, ४, ९; १५, २; जै.
 ३८; जैउ. १, १२, ५, ४; सा. ३,
 ३, ५; गो. २, ६, १०; -हेइ-हे
 ऐ. ७, १७; -हेभ्यः सा. ५, ३, १,
 १०; ११, २, १, ५; तै. १, २, १, ३;
 जैउ. २, ४, ३, ८; -हेषु ऐ. ३,
 २३; २४; ५, २७; ७, ३; ८, २६; सा.
 १, १, १, ७; १८; १९; ९, ३, १८; २,
 १, ४, १; ४, १, ७; ५, २, २९; ३, ३,
 १, १०; ४, ६, ९, २; ४; ३, १, १०;
 ४, ४, २३; १०, ६, १, ८; ११, ७, १,
 १; १३, ६, २, २०; ८, ३, १२; ४,
 ८; १४, ४, २, २९; ६, ७, १; का. १,
 ४, २, ३; ७; १०; ५, १, २६; २, १, १,
 १३; तै. १, ४, ३, ३; ३, ७, ४, २;
 तैआ. ४, ३, १, १; जै. ९५; सं. ४;
 मं. १, १, १३; गो. २, ३, २१; २२;
 -हैः सा. १, ६, १, १९.
 गृह-पु-म् तै. ३, ४, ९, १.
 गृह-पति-तयः तै. २, ३, ५, ४; तां.
 २३, १, ५; गो. १, ३, २०; -तये
 सा. ३, ४, २, १५; ८, ५, ७; ५, ३,
 ३, ३; ४, ३, १५; तै. १, ७, १०, ६;
 -०तार इति जैउ. ३, २, ३, ७;
 -तिः ऐ. १, १६; ४, ७; ५, ८; २५;
 ७, १; ८, २१; शां. २३, ३; २७,
 १, ५; सा. २, ४, १, ९; ४, ६, ८, ५;
 १०; १३; १५; ९, १८; २५; ५, ३,
 ३, ३; ५, ३२; ६, १, ३, ७; ११, ४,
 २, १८; ५, ३, ९; १२, १, १, १; ४,
 ३, ५; का. १, ४, २, ४; तै. २, ७,
 १२, ३; ३, ५, १२, २; १२, ९, ३;
 तैआ. ४, ७, ५; तां. ४, ९, १५;
 ५, ६, ३; १०, ३, ६; १७, १, ७; ८;

४, ३; १४, ३; २५, १०, २०; १५,
 ३; १८, ४; जै. २०३; गो. १, २,
 ६; ३, १३; १८; ४, १; ५, २४;
 -तिः-तिः तां. २५, ४, ५; -तिना
 सा. १, ९, ३, १९; तै. २, ३, ५,
 १; २, ३; ३; ष. ३, १२; -तिम्
 ऐ. १, १६; ३, ३७; ५, २५; शां.
 ३, ९; सा. १, ९, २, १३; तै. १,
 ४, १०, ४; २, ६, १७, ७; ३, ७, ४,
 ४; ५; तां. १०, ३, ५; १७, १, १७;
 १४, २; जै. १५६; -तिनाम् सा. ५,
 ३, ३, ११; तै. १, ७, ४, १; -०ते सा.
 १, ९, ३, १९; २, ४, १, ९; का. १,
 ४, २, ४; तै. ३, ५, १२, २; जैउ.
 ३, २, ३, ९; -तेः ऐ. ४, ७; ७, १;
 शां. २३, ५; सा. २, ४, १, १४; ४,
 ६, ८, ५; १०; १३; १५; १९; १२,
 ३, ५, १; का. १, ४, २, ९; तां. १७,
 १, १४; २३, १, ४; जै. २०३;
 गो. १, ३, १८; -तौ सा. १२,
 १, १, १; गो. १, ४, १.
 गृहपत्नी-स्त्र्याः गो. १, ३, १८;
 -स्त्र्यै गो. १, २, ६.
 गृहपति-पञ्चम-माः सा. ८, ६,
 १, ११.
 गृहपति-व(त्→)ती-ती ऐ.
 ४, ७.
 गृह-मेध-धः जै. १२०; गो. १,
 ५, ९; -धाः सा. १०, १, ५, ३;
 तैआ. १, ९, ५.
 गृहमेधिन-धिनः सा. २, ५, ३,
 ९; १३, ४, ३, ३; का. १, ५, २, ८;
 १३; तै. १, ६, ६, ६; ९, ६; तां.
 १७, १४, १; -धिनम् तै. १, ४,
 १०, ५; -धिनान् गो. १, २, ४;
 -धिन्यः सा. २, ५, ३, ४; ९; १४;
 का. १, ५, २, ४; ८; १३; तै. १, ६,
 ६, ४; ५; -धी तै. १, ६, ७, १.
 गृहमेधीय,या-यः शां. ५, ५;
 गो. २, १, २३; -यम् तै. १, ६,
 ६; ३; -यस्य तै. १, ६, ७, १;

गो. २, १, २३; -या शा. ११, ५, २,
४; -येन शां. ५, ५; तै. १, ६,
७, २; ३; गो. २, १, २३.
गृहे-वासिन्- -मे तै. १, १, १०, ६.
गृहित्र- -त्रः जै. ३, १, ५, ५.
गृह्णिन्- -ही तै. १, ५, २, ६.
गृहिणी- -म् गो. १, २, ६.
गृही-भीत, ता- -हीतः शां. १६,
३; ७; शा. ४, १, २, ३; २, ३, १, ८, ४,
५; ३, ५, ११; ५, ३, ७; ७, ५, १,
१६; १०, ३, ५, १६; १२, ७, २,
१७; १४, ५, १, १८; ४, ७; ९; ६,
२, २-९; ७, ३, ८-१०; तै. ३,
९, १७, ४; तैआ. ५, ११, ४; सा.
२, २, २; -भीतः ऐ. २, १; ऐआ.
२, १, ८; शा. ९, २, ३, ९; -हीतम्
ऐ. ३, ८; शा. १, २, १, २२; ३,
२, १, ८; ७, १, १०; ४, ६, ५, २-४;
५, १, ४, ४; ७, ५, १, १७; ११, १,
४, २; १४, ५, १, १८; का.
२, १, ३, २५; तां १२, ११, ६;
जै. ३, ३, ४, २; गो. २, ३, ४;
-भीतम् शा. १४, १, ४, २;
-हीतयोः शा. ७, ५, १, १८;
-हीतस्य तै. १, ६, ५, ५; ३, ८, ६,
१; ८, १; ९, ४, ४; -हीता शा. ७, ५,
१, १८; १४, ५, १, १८; -हीताः शां.
३०, २; शा. ३, ९, २, ८; ४, ६, ५,
३-५; तै. १, ३, १, २; २, २, ८,
६; तां. १७, २, २; गो. १, १,
३१; -भीतान् ऐ. २, ९; तै. ३,
५, ७, ३; -हीतानि ऐ. ७, २;
शां. ३, ३; शा. १, ७, ३, ५; ७, ५,
१, २०; -हीताय शा. ८, १, ३,
३; -हीतायाम् शा. ७, ५, १, १९;
-हीते शा. ७, ५, १, १७; १९; तै.
३, २, ४, ७; -हीतेन तां. २३,
१०, ३.
गृहीत्वा ऐ. ८, ११; शां. ६,
१२; शा. १, १, २, १९; ५, २,

१२; २, ६, १, १३; ३, २, ४, १५;
५, ३, १०; १३; १४; ६, ३, १४; ४,
३; ९, ३, १; ११; १५; ३२; ४, १, १,
१७; २, १७; २, ४, १३; ५, १; १२;
३, १, ७; ३, ३; ४, १, ७; २, ४; ६;
७; ५, १२; १४; ५, १, १६; ३, ७;
८; ४, ६; ७; १४; ६, १; ४; ५; ९,
३; ५; ७; ९; ६, ७, २१; ५, २, २,
१९; २१; ३, १, ११; ४, ४; ४, ४,
२२; २५; ७, ३, २, १७; ४, १, १; २;
५, १, २०; ११, ५, ५, ११; ८, ६;
९, १; १२, ४, ४, ६; ७; १४, ५, १,
२०; का. १, ६, १, १०; २, १, २,
१५; तै. २, २, ८, २; ३, २, ३, १;
७, १, ६; जै. १०; १२७; सा. १,
३, २; २, ८, ५; ष. २, ९.
गृह्णन्- -न् शा. १, २, १, २२; ३, २,
१३; १४; ७, १, ६; १९; ८, ३, २४;
३, ५, १, ३१; ७, ४, ३; का. २,
१, २, १४; ४, २०; तै. २, ६, १५,
१; ३, ३, ५, ४; -न्ऽइव शा.
२, ३, २, १०; -न्तऽइव जै. ४,
१, ३, २, १; -न्तम् का. २, १,
२. १४.
गृह्णा-भगान्- -ह्णानाः शा. ३, ४, २,
९; ८, ६, ३, १९; -भगानाः शा. ८,
६, ३, १९.
गृह्ण(ल्यप्) गो. २, २, ५.
गृह्ण(क्यप्)- -ह्यः शांआ. १३, १;
-ह्यस्य ऐ. ८, १०.
गृह्ण(←गृह)- -ह्याः शा. २, ५, २,
१४; २२; ३, १६; ६, २, ४; का.
१, ५, १, १२; १९; २, १५; ६, २, २;
-ह्याणाम् जै. १७.
√गृह्ण, गृणाति शा. ४, ३, २, १; गृणते
शा. ४, ३, २, १; गृणीषे शां. २२,
९; गृणीहि ऐआ. २, १, ४.
गृणत- -न्ते शा. ४, ३, २, १; तै. २,
८, ५, ५; ७, ६; -न्तः शा. १, ८, ३,
२५; तै. ३, ६, ९, १.

गृगृधै ऐआ. ५, २, १.
गृगान्- -न्तः ऐ. ५, १८; ऐआ. १,
२, २; शा. १, ४, १, २४; तै. २,
४, १, ५; ३, ५, २, १; तैआ. १०,
१, १६; गो. १, १, २९; -न्तः
तैआ. ६, १०, १; गो. १, ३, १;.
√गृगिरति ऐआ. २, १, ८; तां. ८,
६, ९; १९, ४, ३; ४; १०; जै. ३,
१, २, ५-८; गिरति शा. १, ८, १,
जगार तैआ. ४, २०, १; जै. ३,
१, २, २; १०; गरिष्यति तां. ८,
६, ८; अगिरन् जै. ८३; गिरेत्
जै. ६२; गत्-गार-, गीर्ग-द्र.
गे(√गौ)- -गः ऐआ. २, ३, ६.
गे(=गृ)ह्- -ह्यम् ष. ५, ७; -ह्यत् तै.
३, ४, ४, १.
√गौ, गायते तै. १, ३, ६, २; गायति
शां. २७, ६; शा. ३, २, ४, ६; ४,
४, ५, ६; ६, १, १, १५; ७, ४, १, ५;
८, ७, ४, ३; ९, १, २, ४१; ४२;
१३, १, ५, ५; ६; १४, ३, १, १०; तै.
३, ९, १४, ४; गायति शा. ४, ४,
५, ७; ८; ९, १, ५, १; ७, ३, २, १७;
४, १, ३; २; १४; २, ८; ८, ३, १,
१०; ७, ४, १; ४; ५; ९, १, २, ३४;
३५; ४०; ४१; १२, ८, ३, २, ३; २४;
२५; १३, १, ५, ६; ४, २, ८; ११;
१४; ३, ५; १४, ३, १, ११; १२;
तां. ६, ६, १८; ७, १, १; ६; ८; ३, ९;
९, १३; १२, ९, १७; १०, ११;
१३, ३, ७; ४, ५; ६; ७; १६,
१०, ८; १९, १२, ७; जै. ३४;
९३; ११३; ११५; जै. १, ४,
२, ५; १२, ३, ४; ७; १३, १, २; १६,
३, १०; ३, ३, ५, ५; सा. १, १, १३;
ष. १, ४; २, १; २; गो. २, ५, ७;
गायतः शा. १३, १, ५, १; तै.
३, ९, १४, १; गायतः तै. १, ३,
२, ७; ६. ३, ३; गायन्ति शां.
१२, ५; २४, ७; शा. ४, ४, ५, ६;

† 'गृ' इति W. मुपा. स्वरश्चिन्त्यः । ‡ 'गृणानान्' इति कालि. मुपा. ।

११, ५, ४, १२; १४, ३, १, १०;
 तैआ. ७, ८, १; तां. ८, ९, १०; १३,
 १०, ८; जै. ११५; जैउ. १, १,
 २, ३; ७, २, ३; १८, ३, २; २, १, २,
 ७; गाये ष. १, ४; जगौ ऐ. ८, २, १;
 श. १३, ७, १, १५; जैउ. १, १२, ४,
 २; गाय्यामः श. ३, २, ४, ६; गायत्
 ऐ. ५, २०; शां. २४, ५; २६, १६;
 गाय्यात् जैउ. १, १६, २, ६; ८; १०;
 १२; ३, २, ४; ६; ८; गायिषे ऐ.
 ५, ६; गायताम् जैउ. १, १८, २,
 १; गाय शां. २७, ६; श. ४,
 ४, ५, ६; १४, ३, १, १०;
 २६; तैआ. ४, ४, १; ६, ५,
 २; गो. २, २, ६; गायत् ऐ. ४,
 ३१; ५, ६; १८; ऐआ. १, २, १;
 ५, २, ५; शां. २७, २; शांआ. २,
 १०; तै. २, ५, ८, ३; ३, १०, ८, १;
 तां. १२, ६, २; १३, ६, ३; जैउ. १,
 १७, ३, ५; सा. १, ३, १०; गाय्याम
 जैउ. १, ४, २, ४; ४, ८, ३, ३;
 अगायत् श. ६, १, १, १५; अगा-
 यत् श. ६, १, १, १५; जै. ११५;
 ष. २, १; गो. १, २, २१; अगा-
 यन् श. ७, ४, १, ४; २४; ८, ७, ४,
 ३; जैउ. १, ४, २, ४; ४, ८, ४, २;
 अगायत् जैउ. १, १२, ४, ५; गायेत्
 श. ९, १, २, ४; तै. ३, ९, १४,
 २; गायेत् श. ९, १, २, ४; तै.
 ३, ९, १४, ३; तां. ५, ६, ६; ६, ८,
 १७; १८; १३, ५, २२; १०, ८; ९;
 जै. ९३; ११३; ११५; जैउ. १,
 ७, २, ३; १६, ३, १०; ३, २, १, ४;
 ३, ३, ५; सा. १, ३, २; ४, २, १, ५,
 ५; १०; ११; ६, १; ७, १; ४; १२;
 ८, ४; ष. २, १; २; ३; ५,
 ३-१२; गो. १, २, २१; गायेताम्
 श. १३, १, ५, २; ४; तै. ३, ९,
 १४, २; गायेताम् तै. ३, ९, १४, १;

अगासीत् तां. ७, १, ७; जै. ११५;
 अगासीः जैउ. १, १२, ४, २; ष.
 १, ४; अगाक्षिषम् ष. १, ४; अगा-
 स्यत् ष. २, १.
 गीयते ऐ. ३, ४; ५, ३; ३१;
 ७, ९; ८, २१; शां. १९, ३; श. ८,
 १, ३, ३; १२, ८, ३, २७; १४, ४,
 १, २९; गीयते श. १, ४, १, १, २,
 ५, २, ४; का १, ५, १, ३; जै.
 १२८; जैउ. १, २, २, १; ४, ३, १;
 गो. २, ५, ७; गीयन्ते शां. ६,
 ११; ष. २, २.
 गापथेयुः जैउ. १, १८, ३, २.
 गालुम्, गातृ-, गायत्-, गायति-,
 गायन-, गायमान-, गीत-, गीत्वा,
 गद्र.
 गेय- -म् तां. ७, १, १; ८; ७, १०;
 ११; १२; ९, १०; १२; १५; १७; ८,
 ७, ४; जै. ३४; ११३; जैउ. १,
 १, २, ४; १२, ३, ७; आ. १; सा. २,
 १, ५; ष. १, ४; दै. ३, २; गो. २,
 ३, ९.
 गो(√गम्)† → गवा शां. ७, १०; २१,
 १; श. ३, ३, ३, ३; तै. २, ६, ११,
 ३; तां. १६, २, २; २०, ६, १;
 २१, १, ९; गवाम् ऐ. १, १३;
 ७, १७; ८, ११; शांआ. ४, ११;
 श. १, २, १, २२; ३, १, ३, ९; ४, ३,
 ५, २२; ५, ४, ३, ९; ११, ६, ३, १;
 १४, ६, १, २; तै. २, ४, ४, ७; ५,
 ६; ७, ८; ६, ४, २; ८, २, ६; ७, ९; ३,
 १, १, ७; तैआ. १, २९, १; तां.
 ४, ९, २; ७, ८, १; ३; १, ९; जै.
 १४९; १६१; १६२; आ. १; २, १६,
 ७; २२, ८; जैआ. २, ३, ३; सा. ३,
 ५, १; ७, १०; सं. १, ८, ३;
 ८; ष. ५, ९; ११; गवाम्ऽइव
 शां. २१, ३; गवि ऐ. ५, २६;
 श. २, २, ४, १२; १५; ३, १,

२, १४; १५; ३, ७; तै. २, १, ७, १;
 तैआ. १०, १०, ३; तां. २१, १,
 ९; जैउ. ३, ६, ४, १; गवे ऐ. ३,
 ३४; ४८; श. २, ६, २, ११; ६, ३,
 १, २२; का. १, ६, २, ६; तै. १,
 ६, १०, ४; तां. ६, ९, ६; ७; गाः
 ऐ. ३, ५; ६, ७; २४; ८, २३;
 ऐआ. ३, १, ६; शां. २५, २;
 शांआ. ७, २०; श. १, ९, ३,
 १६; ५, ४, ३, १; १४, ६, १, २;
 तै. २, ४, १, ५; ५, ५, ४; ८, ११; ८,
 ३, १; ३, ५, २; ३, २, १, २; ७, १०,
 ३; तैआ. १, १०, ४; ४, १३, १;
 २८, १; तां. ६, १०, १९; ११, ८,
 ४; १५, १०, ११; २५, १३, १; जै.
 ३६; १३१; १५२; २०४; सा.
 ३, ३, १; ९, १; ष. ४, ६; गो. २,
 ३, १; ५, १३; गाऽइव तै. २, ४,
 ६, १०; गाम् ऐ. २, ८; ६, ३३;
 ऐआ. २, ४, २; ५, १, ६; शां. ४,
 १४; ५, २; २०, ३; २१, २; ५; ३०,
 ५, शांआ. ११, ४; श. १, २, ३,
 ६; ९; २, २, ४, १२; १३; ३, ४,
 २५; २७; ३४; ३, ३, ३, ४; १५;
 १६; ४, ३, ४, २९; ५, १०, ६; ७;
 ५, ५, १८; ६, २, १, २; १८; ५, २,
 १९; ७, २, २, ११; ५, २, ६; १६;
 १९; २, २, ३, ८; ३, ३, १, ५; १७;
 १४, १, १, ३; २, १, ७; का. १, ४,
 १, १९; २१; २४; २, २, १, २०;
 २२; तै. १, ४, ३, ६; ७, ७; २, १, २,
 ४; २, ५, २; ३, २, ५; ४, २; ५, ५,
 ७; ६, १७, १; २; ३; ४; ५; ६; ७;
 ३, ३, ५, ५; ४, १६, १; ७, ४, १४;
 ९, ८, २; तैआ. २, ६, २; ३, १०,
 २; ६, ५, ३; १२, १; १०, १, ५; तां.
 १, ८, ३; १२, ५, २१; १३, ३, १९;
 ५, २, ७; २१, १, १; २५, १०, १७;

† साम. उ. ९, २, ७, २. ‡ 'न गो...' पा. ६, १, १८२, इति तु- आदिबिभक्त्युदात्त-
 प्रतिषेधो द्र. ।

जै. ८; १९; ३७; ५०; ६४; ११८;
 १४९; १६०; सा. १, ५, १५; ७, ७;
 ३, २, २; मं. २, ८, १२; १४; गो.
 १, ३, १; २, ३, १९; ६, १३; ग्गावः
 तै. २, ८, ८, १२; ३, ७, ४, १५; गावः
 ऐ. २, २०; छ. ६; १७; ८, ११;
 ऐआ. २, ६, १; शां. १३, ८; शा.
 १, ८, १, २०; ३, १, २, १७; ७,
 १, १५; छ, १, ४, १०; ३, ५, २२;
 ५, ५, ८; १०; ५, ४, ३, १०; १९;
 १२, ७, २, ७; ९, १, ४; १४, ४, २,
 ७; ९, ३, १३; का. १, ४, २, १०;
 २, १, ४, २०; तै. १, ५, १, ५; २,
 ४, ३, १२; ६, ९; ७, १३, ४; ८, ८,
 ११; १२; ३, १, २, १०; तैआ. १,
 ३, १, १; ३, १२, ५; ७, ४, २; १०,
 १०, २; ४९, १; तां. छ, १, १; ६,
 १०, १९; ८, ४, १; ९, २, १९; १३,
 ५, १, ५; १६, ८, ६; २४, ११, २;
 २५, १०, १८; १५, ३; १६, २; जै.
 १५६; १६२; २०३; सा. १, ५,
 १०; ३, २, ६; मं. १, ३, १३; ८,
 २; सं. ४; गो. २, ५, २; गावःऽइव
 ऐआ. ५, १, १; तै. २, ५, ५, ६; गावौ
 शां. ५, ४; शा. ३, ३, ४; ५, ३,
 १, ८; तै. १, १, ६, ११; ६, १, ११;
 ७, २, १; गो. २, १, २२; गोः ऐ.
 २, ८; ऐआ. ५, १, ६; शांआ.
 ११, ४; शा. २, २, ४, १३; ३,
 २, ८; ३, १, २, १३; १७; ३,
 ७; ३, १, ४; ३, १; २; ३; ४; ७;
 छ, ३, ४, ७; ५, ३, १, ६; ४, १८; ५;
 १, १०; ६, २, २, १५; ३, १, २, ३, ५,
 २, १७; १९; ७, १, १, २७; ५, २,
 ३४; ९, ३, ३, १६; १७; तै. १, ५,
 ८, १; २, ८, ७, १०; तैआ. १, १०,
 ७; ५, १०, १; तां. छ, ९, ३; १६,
 २, ३; २४, १४, ५; २५, ११, १; ४;
 जै. १४४; जैउ. ३, ६, ६, ५; आ.
 १, ३, ४; २५२; ४२६; ४५८; जैआ.
 १, ३, ४; सा. २, २, २; ८, ३; ३, ६,

७; गो. १, ३, २, २; गोनाम् तै. २,
 ८, २, ६; गोभिः ऐ. छ, ९; ८, २, २;
 शा. १, ६, ४, ६; छ, ४, ४, ७; ११,
 ४, ३, ६; तै. १, ५, ८, २; २, ५, ३,
 ३; ४, १; ५, १; २; ६, ८, १; १२, ४;
 १३, ३; ८, २, ६; ९, ८; ३, १, १, १०;
 २, २; ६, २, १; ७, १०, २; तैआ. १,
 १०, ४; ६, १, ४; १०, १, १६; ५,
 ५, १०; मं. १, ७, १६; गोभ्यः
 ष. छ, ६; गोषु ऐआ. छ, १, १;
 शांआ. १२, १; शा. ५, ४, ३,
 ११; ७, ३, ३, २३; १२, ८, ३, २२;
 तै. २, ४, ४, ८; ७, ७; ५, ८, ६;
 ६, ५, ६; ७, ७, १; ८, ७, ६; ८, १२;
 ३, ७, १०, ३; तां. ७, ७, १९; २५,
 १०, १९; सा. १, ८, १४; मं. २, १,
 ८; २, ३; गौः ऐ. १, २, २; २, ८; १०;
 ३, ४, ८; ७, १, ५; ५, ३; ६; २, ३; ६,
 २, २; ७, ९; शां. १०, ६; २, ७, ४; शा.
 १, ८, १, २, ४; २, १, ४, २, ९; २, ४,
 १, ३; ३, ४, ३, ४; ४, ३, १, ३, ५, १,
 २, १; ६, ३, ९; ३, १, २, १, ४; १, ७; ३,
 १, ४; ३, ७; ५, १, २, ०; छ, ३, ४, ७;
 २, ५; ५, २, ३, ७; ९, ४, १, २; ५, ४;
 ८; १, २; ३, १, २; ६; ९; १, ०; १, ३;
 ५, १, ९; १०; १, २; ४, ३, ५; ६,
 १, २, ३, ५; २, १, १, ५; १, ८; २,
 १, ५; ३, १, २, २; ५, २, १, ७; १, ८; ७,
 ५, २, १, ९; ३, ४; ९, ३, ३, १, ६;
 १०, २, १, १; ११, १, ६, २; १२, २,
 २, १, २; ४, १, १०; ७, १, ४;
 १३, ५, ४, ३; १४, २, १, ७;
 ४, २, ७; ६, ५, १; का. १, १, ४,
 २, ६; २, ४, ९; ३, २, १, १; ४, १, २, ४;
 ३, १, ७; ६, २, ८; ३, ७; तै. १, २, २,
 २; ४, ५, १; १०, ५; ७, १, ४; २, १,
 ६, २; ३; २, ५, २; ६, १, ८, १; २;
 ३; ४; ७, ६, १; ३, ३, ५, ४; ९, ८,
 ३; तैआ. छ, ४, २, ५; ६, १०, १;
 ११, २; तां. छ, १, ७; ८, १; ९, ३;
 १०, २, ६; १३, ९, १; १६, १, १०;

२, १; ३, ७; ७, ७; १७, १, ४, २; २, १,
 १, ९; १, ५, १; २, २, २, १; ४; ८, १;
 ३; १, २, १, ५; १, ३, १, २; १, ७, १;
 २, ३, ४, १; ३; ६; ५, १; २; ७, १;
 ६; ८, १; ९, १; ३; १, १, १; १, ७, १;
 १, ८, १; २, १; ३; २, ३, १; २, ५, १;
 २, ८, १; २, ४, १; ५, १; ६, १; ९, १;
 १, २, १; १, ४, १; १, ८, १; १, ९, १; २, ०,
 १; २, ५, १, १; २, १; १, २, १; ६; जै.
 ६, २; १, ०, ४; १, १, ३; १, ३, ६; १, ५, २;
 १, ६, ०; १, ६, ८; जैउ. ३, १, ३, १, ३;
 ६, ६, ५; ष. ५, ७; १०; गो. १,
 ३, १; १, ८; १, २; ५, १; २, २, ७;
 ३, ९; १, ९; ६, ४; गौःऽइव तै. २,
 ७, ६, १.
 गोऽअइव-इवम् शां. १, १, २; -अइव
 शा. १, २, ८, १, १, ४; -अइव शा.
 १, २, ८, ३, २, २; -अइवशां शा.
 १, ४, ९, १, १, ०; -अइव शा. १, २, ८, ३,
 २, २; -अइव शा. १, २, ८, १, १, ४.
 गोऽअश्वीथ-म् आ. १, १, ५, ४.
 गोऽआयुस्-युष्माम् शा. १, २, २,
 ३, २; १, १; जै. १, ५, २; -युष्मी
 शां. २, ६, २; शा. १, २, २, २;
 ३, १, ६, ४, ३; २, १, ४; ३, १; २; १, १;
 ४, १, ६; ३, १, ८; तां. २, ५, १, १, २; जै.
 १, १, ८; १, ६, ४; -युष्मोः शां. २, ६, २.
 गोऽअजीक-कम् ऐ. ६, १, १.
 गो-काम-माः शा. १, १, ६, ३, २;
 १, ४, ६, १, ४.
 गो-श्रीर-म् शा. १, ४, २, १, १, ८.
 गो-ग्रास-म् सा. ३, २, ६.
 गो-घात(√हन्)-म् तै. ३, ४,
 १, ६, १.
 गो-जरायुक-म् सा. २, ६, १०.
 गो-जा(√जन्)-जाः ऐ. छ, २, ०;
 शा. ५, ४, ३, २, २; ६, ७, ३, १, १;
 तैआ. १०, १०, ३, ५, ०, १.
 गो-जिव(√जि)-व तै. २, ४, ३, ३;
 ३, ७, १, ४, ५.
 गो-जीरा-रया ऐ. ८, १, १.

गो-तम- -०म शांआ. ३, १; गो.
१, ३, ११; -तमः श. १, ४,
१, १०; १४; १८; ११, ४, ३, २०;
१४, ५, २, ६; तां. १३, १२, ८;
जै. ४२; १४५; -मस्य शांआ.
३, १; श. १३, ५, १, १; तां.
१३, १२, ६; जै. ४२; आ.
१, १७३; २५२; ५२५; गो. १, ३,
६; ८; -माः तै. ३, ११, ८, ८;
जै. १४५; १५१; -माव तां. १३,
१२, ८; जै. ४२; -मासः ऐ. ६,
१८; -मेन मं. २, ७, १.
गोतम-ऋषि- षयः तां. १३,
१२, ८.
गोतम-भरद्वाज- -जो श. १४, ५,
२, ६.
गो-स्व- -स् तां १६, २, ३.
गो-त्र- -त्रः गो. १, १, २५; -त्रम्
गो. १, ३, १६; -त्रा तै. ३, ७,
११, ५; तैआ. ४, ५, ६; ४२,
५; -त्रागि तै. २, ८, ३, ३; -त्राय
तैआ. २, ६, ३; -त्रे शां. २५,
१५; -त्रेग जैउ. ३, ३, ४, १.
गोत्र-भिद्- -व तै. २, ५, ८, १.
गो-द्वा- -दाः श. १, ९, ३, १६.
गो-दान- -म श. ३, १, २, ५;
६; ८.
गो-दुद्- -धुक् ऐ. १, २२.
गो-धा- -धायाः तां. ९, २, १४.
गो-धायस्- -सम् तै. २, ८, ५, १.
गोधा-सामन्- -म आ. जैआ. १,
१७६.
गो-धूम- -माः श. ५, २, १, ६; १३;
१२, ७, १, २; २, ९; १४, ९, ३, २२;
तै. १, ३, ७, २; -मान् श. ५, २,
१, १२; १३; -मैः तै. २, ६, ४,
४; ११, १.

गोधूम-सक्तु- -क्तवः श. १२, ९,
१, ५.
गो-न्यो(निऽओ)-घस्- -वाः तां.
१३, ५, ६.
गो-प- -पः तैआ. ३, १४, ४.
गोपा- -पा ऐ. ५, १८; -पा तै. २,
८, ६, ७; -पाः तै. ३, ७, ९, १; -पाः
ऐ. १, २८; ६, १०; ऐआ. २, १, ६;
शां. २१, २, २, २, ३, १२; १४, १,
४, ९; तै. २, ४, ६, १; ३, १, २, ८; ७,
५, ३; ७, २; १०, ६, १; ८, ९; ११, ३,
१; १२, ९, ७; तैआ. ५, ६, ३; ४, ६,
१, १; १२, ८, १; २५, १८, ५;
जैउ. ३, १, २, २; ११; ६, ९, २; गो
२, २, २०; -पाम् ऐ. १, १९;
ऐआ. २, १, ६; श. २, ३, ४, २, ९;
१४, १, ४, ९; तै. २, ४, ३, ८;
५, ८, ४; ७, ४, १; ३, १, २, ५; ६, २,
१; तैआ. ३, ११, ९; ४, ७, १; ५,
६, ४; जैउ. ३, ६, ९, १; २; -पौ
तै. ३, १, १, ११; २, ११.
गो-पति- -तये तै. ३, ७, ४, १८;
-तिः तै. २, ४, ६, ९; ८, २, ६; -तिम्
तै. २, ७, १६, ३; ८, २, ६; -तौ
श. १, ७, १, ७; तै. ३, २, १, ५.
गो-पाल- -लम् तै. ३, ४, ९, १;
-लाः जै. १८६; -लान् श. ४,
१, ५, ४.
१गो-पीथ(√१पा)- -थाय श. ३,
९, २, ५; २गोपीथ-अद्र.
गो-पशु- -शुः शां. १८, १३.
गो-पोष(√पुष्)- -षम् तै. ३, ७, २,
७; -षस्य, -षाय मं. १, ८, ६.
गो-पोषण- -म् मं १, ८, ६.
गो-बल- -लः तै. ३, ११, ९, ३; जैउ.
१, १, ६, १.
गो-भग- -म् ऐआ. ५, ३, २; जैउ.

१, २, ३, १.
गो-मघ- -घा शां. २६, ११.
गो-मव- -मव, द् शां. २२, ३; २३,
३; तै. २, ८, २, ७; ६, ४; ३, १, १,
८; ७, ९, ९; तां. १०, ६, ३; ५; ६;
गो. २, ४, २; -मतः तै. २, ८, २,
८; जै. २०३; २०४; -मता ऐ.
५, १६; ७, ९; शां. २५, २; २६, ८;
-मन्वम् शां. २३, ३.
गोमती- -तीः तै. २, ८, ९, ९;
-तीम् तै. २, ५, ४, ५; तैआ. ३,
११, ६; ७; -तीषु तै. २, ८, ५, ९.
गो-मय- -यानि श. १२, ५, २, ३;
-येन श. १२, ४, ४, १.
गो-मृग- -गः श. १३, ५, १, १३,
तै. ३, ९, ११, ३; -गम् श. १३,
२, २, २; तै. ३, ८, २०, ४; ५; २३;
१; -गाः श. १३, ३, ४, ३; -गो श.
१३, ५, २, १०.
गोमृग-कण्ठ- -ण्ठेन श. १३, ३,
४, ३; तै. ३, ९, ११, ३.
गो-रथि- -थेः जैआ. १, ४२६.
गो-लोम- -मानि जैआ. १, ५६९.
गो-वर्ण- -र्गः जै. १५७.
गो-वि-कर्त्त(√कृत्)- -र्तः श. ५, ३,
१, १०; -तम् तै. ३, ४, १६, १;
-र्तस्य श. ५, ३, १, १०.
गो-विद्(√रविद्)- -द्, व तां. १३,
१, १; २.
गो-वि-नत- -तेन श. १३, ५, ४,
१९; २२.
गो-व्यच्छ- -म् तै. ३, ४, १६, १.
गो-श्लङ्घ- -ङ्घे जैआ. १, २३८.
गो-श्रुत्- -त्ते शांआ. ९, ७.
गो-द्यो(←स्तो)-म- -मः तां. २५,
१०, ७; -मे तां. २५, १०, ८;
-मेन तां. २०, ६, १.

† 'गौ' इति G. मुपा. † 'गोन्याद्यः' इति मुपा. अमादपाठः । =तु. ऋ. ९, ९७, १० द्र. । ‡ अत्र सोमामिषव-
प्रकरणे 'सोम-पानाय' इत्येव (तु. ऋ. १, १९, १) निश्चीयते 'a drought of milk' इति Mw. द्र. । Egg.
इत्यस्य 'गोपनाय' इति चिन्त्यम् । ¶ 'गोराङ्गिरसस्य इति आ. मुपा. । || 'गौ' इति Br. मुपा. । † 'गौश्लङ्घ' आ. मुपा. ।
‡ 'श्रुति-च्छं' ५, २, ३; मुपा. । † 'श्रुत-' इति Kt. पठति तच्चतुर्थांशविषयायां 'ते' इति पाठोऽकारान्तत्वं प्राति. नोपपद्यते ।

गो-ष्ठ(√स्था)- -ष्ठः तां. १३, ४, १३; ९, २४; -ष्टम् ऐ. ६, २२; श. ३, ५, ३, १८; तां. १३, ४, १३; ९, २५; सा. २, ४, २; गो. २, ६, ४; -ष्टान् जै. १८२; -ष्टे शां. १८, ६; श. २, ३, ४, २६; का. १, ४, १, २०; तै. २, ८, ८, ११; गो. २, ४, ६.
 गोष्ठिन्- -ष्टी जै. १८२.
 गोष्ठिनी- -नीः जै. १८२.
 गोष्ठ-पुंस्तिन्- -नी आ. जैआ. १, ५१२६.
 गो-ष्ठ=स्थान- -ष्टाम् श. १, २, ४, १६; १७; १९; का. २, २, २, ९; १०; ११; -स्थानः तै. ३, २, ९, ३; -स्थानम् तै. ३, २, ९, ३.
 गो-संस्तव(म्√स्तु)- -वः शां. १८, १३.
 गो-सुनि- -निः श. ४, ४, ३, ११; तां. १, ६, ४; ९.
 गो-सव- -वः तै. २, ७, ६, १; ३; तां. १९, १३, १; १०.
 गो-हृदय-शोणित- -तेन सा. २, ६, १४.
 गोपता(√गुप्)- -नायाम् श. ३, ६, २, १२; १४; १५.
 गोपिष्ठ(गोप्+इष्ठच्)- -ष्ठः श. २, २, ३, २; ३, ४, १; का. १, २, ३, ३; ४, १, १.
 रगोपीथ- -थाय तै. १, १, ५, ७; ६, ९, ३; १०; २, १, ३, १; ४, ८; ३, २, १, ६; ३, ३, २; ७, १०; ९, ४; ९; तैआ. ५, ३, १; २; ७; ४, १३; ८, १३; १०, ४; गो. २, १, १. १गोपीथ-गद.
 गोप्सुम् गो. १, २, १९.
 गोप्सु- -सा ऐ. ८, १२; १७; श. ७, ३, २, १९; ९, २, ३, १२; तैआ. १०, १, १४; -प्तारः शां. १३, १; श. ३, ६, २, १८; तैआ. ६,

२, १; गो. १, १, १३; २, २, १८; -प्तारम् ऐ. १, २८; श. १, ३, ४, ८; ६, ७, १, ५; तै. १, २, १, २०; २४; तैआ. १, ९, ६; ३, १४, १; ५, ६, ४; जै. १०१; जैउ. ३, ६, १, ६; -प्तृ शांआ. ४, १; -प्तृन् श. ८, ६, १, १५; २१.
 गोप्त्री- -प्त्री श. ३, २, ४, १९; मं. १, ६, २८; -प्त्रीम् श. १३, ४, १, १४.
 गोप्त्व-मत्व- -मान् शांआ. ४, १.
 गोभिल- -लः वं. ३; -लात् वं. ३.
 √गोवय,(=√गोपय) गोवयति तां. १६, २, ४; अगोवयन् तां. १६, २, ३.
 गोश्रु- -श्रुः जैउ. ३, २, २, ७.
 गोह्य(√गुह्)- -ह्यः मं. १, ७, १.
 गौगुलव(←गुगुलु)- -वेन तां. २४, १३, ४.
 गौङ्गव(←गुङ्गु)- -वम् तां. १४, ३, १८; १९; आ. जैआ. १, २४७; -वस्य तां. १४, ३, १९.
 गौङ्गव-त्व- -म् तां. १४, ३, १९.
 रगौतम्(←गौतम्)- -म् श. ३, ३, ४, १९; तै. ३, ११, ८, २; तैआ. १, १२, ४; -म् श. १०, ५, ५, १; ६, १, ४; ११, ५, ३, २; १४, ६, ७, ५; ६; ९, १, ९-१६; तै. ३, १०, ९, १३; ष. १, १; जै. ६; जैउ. १, १४, १, १; गो. १, ३, ११; -मः श. १४, ९, १, ७; तै. ३, १०, ९, १२; ष. १, १; वं. २; ३; -मम् तां. ११, ५, २१; १२, ३, १५; आ. १, ११२; ३४४; जैआ. १, ३५७; -मस्य श. ११, ४, १, ३; ८; तां. १२, ३, १६; आ. १, १; ३४; ३९; ४५; ३३७; ३५१; जैआ. १, १; ३९; ४५; १७३; २५२; २७१; ३५१; ५१२७; ५२५; २, १३, १४; गो. १, ३, ६; -माः

आ. २, ४, १०; -मात् श. १४, ५, ५, २०; २१; ७, ३, २६; २७; वं. २; ३; -माय श. १४, ९, १, ८; -मे जैआ. १, ४२; २८५; आ. १, ४२.
 रगौतम्- -मः श. १४, ५, ५, २०; २१; २२; ७, ३, २६; २७; २८; -मात् श. १४, ५, ५, २०; २२; ७, ३, २६; २८.
 गौतम-रूप- -पेण ष. १, १.
 गौतमी-पुत्र- -त्रः, -त्रात् श. १४, ९, ४, ३१.
 गौतम-भरद्वाज- -जौ गो. १, २, ८.
 गौधूम(←गोधूम)- -म् श. ५, २, १, ६; तै. १, ३, ७, २.
 गौपस्य(←गोपति)- -स्यः मं. २, ४, ७; -स्यम् श. ६, ५, २, ३-६; तै. ३, १२, ५, ३; -स्येन श. २, ३, ४, २७; का. १, ४, १, २१; तैआ. ४, ११, ५.
 गौपवन(←गोप-वन)- -नम् आ. जैआ. १, २९.
 गौपायन(←गोप, वा गौप सा. तां.)- -नस्य जै. ९२; १९०; -नाः जै. १९०; -नानाम् तां. १३, १२, ५; जै. १९२.
 गौपालायन(←गोपाल)- -नः ऐ. ३, ४८.
 गौपालय- -यः जै. ७६.
 गौपालेय- -यः तां. १२, १३, ११.
 गौर- -रः ऐ. ३, ३४; श. १, २, ३, ९; १४, ९, ४, १३; का. २, २, १, २२; तैआ. १०, १०, २-२म् श. ७, ५, २, ३३; दै. २, २; -रान् सा. २, १, १०; ३, १, ७; ८; -रे श. ७, ५, २, ३३.
 गौरी- -री तै. २, ४, ६, ११; तैआ. १, ९, ४; -रीः ऐआ. १, ५, ३.
 गौर-सृग- -गः ऐ. २, ८; ष. १, १.
 गौरावस्कन्दिन्- -न् श. ३, ३, ४, १८; तैआ. १, १२, ४; ष. १, १.

१ कोष्ठन्तर्गतोऽयं पाठः । §-घ्रापुं- जैआ. मुपा. । ||'गो-' कालि. मुपा. । φ'कश्यपस्य' आ. मुफा. । †तु. =तां. 'ल्ये-इ'

गौरीवित- -तम् तां. ५, ७, १३, ५३;
 ६, ८, २; ९, २, २-४; ७, १०; ११, ११,
 ५, १३, १४; १०, १७; १२, ५, १७;
 १३, ९, १०; १३, ५, १६; ११, १५;
 १४, ५, २०; ११, २४; १५, ५, २१;
 ९, १६; १७; १८, ६, १८; १९; जै.
 ७६; १६८; आ. १, १२३; १५६;
 १६८; ३१८; जैआ. १, १२३;
 -तस्य तां. ११, १०, १७; १२, ५,
 १७; १३, ५, १६; ११, १५; १४,
 ५, २०; ११, २४; १५, ५, २१; जै.
 १६८; -तानि आ. १, १५६;
 -ते आ. १, १५६; १५८; १६७;
 २८५; जैआ. १, १६७; २८३;
 -तेन तां. ५, ७, २; ९, ७, ६; ९;
 ११, ५, १५; १२, १३, १०-१२;
 १८, ६, २०; जै. ७६.

गौरीवित- -तः जै. १९७; -तम्
 ऐ. ३, १९; ४, २; ८, २; तै. १,
 ४, ५, २; ३; जै. १७०.

गौरीविति- -तिः श. १२, ८, ३,
 ७; तां. ११, ५, १४; १२, १३,
 १०; २५, ७, २; जै. ७६; २०३;
 -तेः आ. १, २८३.

गौरीविति- -तिः ऐ. ३, १९; जै.
 १७०; १९७.

गौरीविति- -मू शां. २४, १.

गौरीविति-पुत्र- -त्रः, -त्रात् वं. ३.

गौरीविति- -त्रे आ. १, २३८.

गौरीविति- -श्रः शां. २३, ५; -श्रम् शां.
 १६, ९.

गौरीविति- -गिः शां. २३, ५.

गौरीविति- -श्रः ऐ. ६, ३०;
 गो. २, ६, ९.

गौरीविति- -मू तां. १९,
 ४, ९; जै. २०६; आ. जैआ. १,
 १२२.

गौरीविति- -के सा. २, १, ७.

गौरीविति- -क्ये जैउ. ४, ९, १, १;

-क्तिः तां. १९, ४, १०; जैउ. ४,
 ९, १, १; जै. २०५.

गौरीविति- -मू शां. ६, ५, ४, ७;
 तै. ३, ५, १२, १; तां. १, ८, ९.

गौरीविति- -तिः तै. २, ८, ६, ३.

गौरीविति- -मिः जैउ. ४, ८, ३, ४.

√प्रह्- -मू शां. २, ३, ३, ४;
 प्रह्नाति शांआ. २, १७; प्रह्नातु
 तै. ३, २, २, ८.

प्रह्नाति- -मू शा. ११, २, ६, ७.

प्रह्नाति- -मिः शांआ. ११, ८;
 १, ३, १, १६; ५, २, ५, १७; का. २,
 २, ४, १३; तै. ३, ३, ३, ४; तैआ.
 १०, ३७, १; मं. १, ६, २०;

-मिः शां. ५, २, ५, १७; -मिः
 शांआ. ११, ८; १७, ८; शा. १,
 ३, १, १६; ३, ५; २, ६, १, १४; ३,
 ५, २, २५; ६, १, २५; ३, १४; का.
 २, २, ४, १३; तै. ३, २, २, ८; ३,
 ३, ४; ६, ३, ५.

√प्रह्- -मू शां. २, ३, ३, ४;
 प्रह्नाति शां. १, ६, ४, १९;

प्रह्नाति- -मिः शां. ७, ३; शा. ७, १, १,
 ४०; प्रह्नातु सा. २, ३, ११.

प्रह्नाति- -मिः शां. १२, ४, १, १२.

प्रह्नाति- -तः गो. १, १, ३७;

-तम् शा. ३, ३, २, ८; ८, १, ८;

गो. १, १, ३७; २, २, १; -ता

गो. १, १, ३७; -ताः गो. १, १,
 ३७.

प्रह्नाति- -मिः शां. १, ६, ४, १९.

प्रह्नाति- -मू सा. २, ३, ११.

√प्रह्- -मू शां. २, ५, २, १;
 ४, ५, २, ११; ७, ३, २, १७; ४, १, १;
 २; ९, २, १, १, २, २, १, २; ५; ६;
 गृह्णाति ऐ. २, ३७; ३, १, २०;
 शां. ३, ८; ५, ७; ७, २; ३; १४,
 २; शांआ. ४, ११; शा. १, १, २,
 १९; २०; ३, २, ७; ८; ९; १०;

११; १२; १४; १५; १६; १८;
 ८, १, २९; ३, १, ४, १७; ४, १,
 १४; २, १०; ११; १२; ६, ३, ६;
 ९, २, ६; ७; १०; ११; १२; १४;
 ३, २, ८; ४, १, २, २; १५; १६;
 ३, १, ८; ४, ७; ५, १७; १८; २, १,
 १०; २, १, २; १, १६; ३, १, १; १०;
 ४, २; २४; ३, १, १४; १५-१९;
 २१-२३; २४; २६; २७; ३,
 ६; १२; १३; १६; १७; १८; ५, १४;
 ४, १, १; २; ६; ८; ९; १०; ११;
 १३; १४; १७; २, १, २; ३, ३; ५;
 ५, १, ७; ३, ४; ४, ९; ९, १३;
 ६, २, २; ५, ५; ५, १, २, १०; ११;
 १२; १६; २, ३, ३; ३, ४, ५; १०;
 १३; १४; २४; १०, १, १, ५;
 ३, ५, १, २; १६; ४, १, १३; ११, १,
 ६, ३, ४; २, ३, ६; ५, ९, १, ६; १३,
 ३, ८, ५; १४, १, ४, २; ५, १, १८;
 का. १, ५, १, ३; ३, २; २, १, २, ८;
 ९; १५; तै. १, ४, १, ६; ३, ३, ५,
 ५; गृह्णाति शा. १, १, २, १७;
 २, १, २, २; ३, २, ६; ८; ९; १०;
 १३; १६; १७; ३, ५; ८, १, २, ९;
 ९, १, १, २; ३, २, १; २, ५, १, १८;
 २, ४; ६, १, ८; १२; १४; २, ५;
 ३, १, ४, १७; ४, १, ९; १८; ४,
 ७; ८; ९; ६, ३, १, ४; ८, ३, २, ०-२३;
 ४, ७; ९, २, ६; १२; १७; ३,
 २, ३; २, ७; २, ८; ३, ०; ४, २, ५; ४,
 १, १, ३; १, १; १, ३; २, ३, २, २,
 १; २; ३; ४; ५; ७; ३, १; २;
 ७; ९; ४, २; ३; ४; ५, १, २; ३, १,
 ६; ७; २०; २, १; २, ६; ३, २, ४;
 ५; ९; १, २; १, ४; १, ५; १, ७; ५, १०;
 १, ३; १, ४; १, ५; २, २; ४, १, १; २;
 ३; ४; ५; ८; १, २; १, ३; १, ४; २, ९;
 १०; १, १; १, २; ३, २; ३; ४; ५;
 ६; ७, १, ६; ३, ५; ६; ५, १, १, ९,

† 'गोश्र्' इति जैआ. मुपा. । ‡ 'गोश्र्' इति मुपा. । § 'गोश्र्' इति जैआ. पा. । ¶ 'अभि-
 इत्यस्यान्तिममक्षरम् ।

१३;२३;४३;५३;६३;७३;८३;९३;६,
 १,२;३;४;५, १,२, १३; २-४;
 ९;१६; १९;२,२, १,४; १९;२;१;
 ३,३; ३,१, १३; ४, ३,४; ६-९;
 ११; १२; १३; १५-२०; २४; ४, ४,
 २५; ५, ४, २३; २४; ५, ९; ७, २,
 १, ८; ४, १, २; १०, १, १, ५;
 ४, १, १३; ११, ५, ४, २; ९, ६; १०;
 १२, ७, २, १, ७; २, १३; १४; १५;
 १६; १३, १, १, ४; ३, ८, ५, ५, २,
 २३; ३, ७; ८, ३; ३; १४, ९, ४, ११;
 २१; का. १, ३, २, ९; ४, १, २०; ३,
 १५; ६, १, ७; ११; २, ३; ३, ३; २,
 १, २, ७; १३; १४; ४, २०; तै. १, ३,
 ३, २; ३; ४; ४, ३, ५; ४, ३; ६;
 ३, २; ७, २, ६; ४, २; ५, १; ५; ६,
 ४; ८, २, ५; ५, ५; ६; ३, २, ३, ७; ३,
 ५, २; ३; ४; ६, ६; ७; ८, ४, ३; तैआ.
 १, २, ४, १; २; ३; तां. ६, १, ३;
 ८, ४; १३, २, ४; १५, १, ३; २, ४;
 ७, ७; जै. ७, ५; १४; १६; सा.
 २, ३, ९; गो. १, ३, १९; २, ५, ७;
 गृहणीतः श. ४, ३, १, ८; गृह-
 णीतः श. ५, १, २, १६; गृहणते
 श. ३, ९, ३, १; ४, २, ५; गृहणते
 तै. १, २, ३, ४; तां. ९, ८, ११;
 १६; गृहणन्ति ऐआ. १, २, ४;
 सां. ७, ३; श. १, १, ९;
 २, ५, ४, २; ४, १, २; ५, ३, २; ३;
 ४, २; ५; १२; ६, १, १; २; २, १; ४,
 ३; ११, ५, ९, २; का. १, ३, २, ९;
 २, १, १, ७; ८; ३, १३; ४, १, ७; तै.
 १, ८, ६, ४; ३, ८, १, ७, ४; गृहणन्ति
 श. १, १, १, १०; २, ७; ८; २, २,
 ४; ८, ३, २; ६, ३, ३; ३, ६,
 ३, २; १; ४, २, ४, १; ३, ३, ३;
 ५, ४, १४; १०, ५, ३, ३-७;
 ९; ११; का. २, १, २, ८;
 २, १, ४; तां. २४, १८, २;
 गो. १, ३, १९; गृहणामि का.

२, १, २, १४; गृहणामि श. १,
 १, २, १, ७; ४, ९; ३, २, ६; ३,
 ४, २, १०; ४, २, ३, १०; ११-
 १७; ४, २, ३; ५, १, २, ४-६; ७;
 ७, ४, १, २; ८, १, १, ६; ९; २, ३;
 ६; ९; ११, ५, ९, ७, १०; का.
 २, १, २, १३; १४; ३, १३;
 तै. २, ६, १, ३; ७, ७, ७; ३,
 २, ५, ७; ७, ४, ३; १०, ८, १; तैआ.
 १, २, २, ८; मं. १, ६, १८; ७, ३;
 गो. २, २, ३; गृहणामि मं. १, २,
 १६; गृहणीमः श. ४, ६, ५, १;
 जग्रह ऐ. ७, १, ५; श. २, ५, २,
 २; का. १, ५, १, २; तैआ. २, १, ५,
 १; गो. १, २, १, ७; जग्रहः श. ४,
 २, १, ६; जग्रह तै. २, ८, २, ५;
 सा. २, ७, ३; ग्रहीष्यति सां १०,
 ६; श. १, १, २, १८; ३, ८, ३,
 १४; का. २, १, २, १४; ग्रही-
 ष्यामि श. ८, ४, ४, २; अभव ऐ.
 ४, १०; गृहणात् श. ४, ४, ५,
 १४; १, ७; गृहणात् तैआ. ४, २, ६;
 गृहणात् श. ६, ५, २, २०; गृह-
 णीष्व तै. ३, २, ८, ४; गृहणीष्व
 श. १, २, १, ९; का. २, १, ४, ७;
 गृहाण श. ४, ३, ३, ९; ६, ५, ५; जै. ९;
 गृहणानि श. १, १, २, १, २; ३, ९, २,
 ६; का. २, १, २, ११; गृहणाम श.
 ४, २, १, ६; अगृहणीत श. ४, ५,
 ३, २; ४, ३-५; तै. ३, ९, १०, १;
 अगृहणात् ऐ. ६, ३; श. २, ५,
 २, १६; २; ५, ४, ५, १२; का. १,
 ५, १, १४; २०; तै. २, २, २, २;
 अगृहणात् श. २, ५, २, १०; ४, ३,
 ३, ७; ९; ७, ५, १, ६-१९; ८, ४,
 २, १; का. १, ५, १, ८; २०; तै. २,
 २, १, १; २, १; ३; ५; तां. १३, ५,
 २३; १५, ५, २०; अगृहणत ऐ.
 ५, २, ५; श. ११, ५, ९ ४; तां. ६,
 ५, १; अगृहणन् श. ४, ३, ३, १, ५;

१६; अगृहणन् श. ४, १, ५, १, ५;
 ६, ४, १; तैआ. ५, १, ६; तां. २०,
 १४, ५; जै. १८६; अगृहणन् ऐ.
 ६, ३, ५; श. ५, ३, ४, ३; १३, १,
 २, १; तै. ३, ८, ३, २; गो. २, ६,
 १४; गृहणीत तै. ३, ९, १०, १;
 जै. १८६; गृहणीयात् सां. ३, ८;
 ७, ३; श. ३, ४, ४, ७; ४, ३, ३,
 १०; ५, १, १; ४, २, १०; ६, १, ९;
 ५, ५, ४, २, ४; २, ६; १२, ७, ३, १, ५;
 १६; तै. १, ६, ८, ८; गृहणीयात्
 श. १, १, २, ५; ६-८; ३, १, ६;
 २, ८; ९; १, ५; १८; ८, १, २, ९; ९, ३,
 २, १; २, ३, ४, ४, १; ६, १, १, ३; ३, ४,
 १, ३; ४; ५; ६; ७; ८; ९, २, ४;
 ५; ६; ८; ९; ४, २, ३, १, ८; ३,
 १, ५; २०; ३, ३; १०; १, १, ५, १, १;
 १, ३; ५, ३, ७; ८; ४, ६; ७; ८; १३;
 १४; १०, ८; ६, ४, ४; ६; ५, ५, ४,
 २, ४; का. १, ४, १, २; ०; ६, १, १०;
 २, २, ४, १, ३; तै. १, ४, ३, ५; ३,
 ३, ५, ४; तां. ९, ९, ६; गो. १,
 ३, २, १; गृहणीयुः तां. २०, १४,
 ५; २१, ९, ९; गृहणीयामा३(म)
 श. ४, २, १, ७; अग्रहीत श. ४,
 ३, १, २, २; २, ५; तां. १५, ५,
 २०; जैड. ३, ४, ३, ४; मं १, ६,
 १, ५; गो. १, ३, ४; अग्रभीष्टान्
 तै. ३, ६, १, ५, १; अग्रहीष्यत् ऐआ.
 २, ४, ३;
 गृह्यते ऐ. २, २, ५; ऐआ. २, ४,
 २; श. १, १, ४, ९; २, १, १, ८; २, २;
 ६, २, ७; ७, ३, ७; ८, ३, २, ४; २, ४,
 ३, ९; ४, ३, ३, ३; ९, २, १, ९; ३,
 १, १; ४, २, १, ५; २, ५; ३, १०;
 ११; ५, १, ४, २; ११, २, ४, ८;
 १४, ६, ९, २, ८; ११, ६; ७, २, २, ७;
 तै. १, २, ३, ३; गृह्यते श. ४, १,
 ५, १, ५; १६; २, ४, १; ३, ५, २, ४;
 ४, १, २; ८, १, ३, ३; तै. १,

† 'जगृभ्म' इति बाह्वृच(१०, ४७, १)पाठः । ‡ Wh.Gr.904b; 1068 a ब्र. । 'अग्रहीष्यत्' इति B. ।



२,२,२;४;५,२; ३,२,५,५; तां.
 ९,९,७;१२,१२,७; २१,९,१०;
 गृह्यते सा. ४, २, १, ४; गृह्यते
 सा. ४, २, १, ६; तै. १, २, ३, ४;
 गृह्यन्ते ऐ. २, २०; २७; ३, १;
 सां. ६, ११; सा. १, १, २, १९;
 ३, २, ७; ४, १, २, ६; ८; ९; १२,
 ७, ३, १७-१९; ८, १, १; ९, ३, ४;
 तै. १, २, ३, १; ३, १, २; ३, १; ४,
 १, २; २, २, ८, ६; गृह्यन्ते सा. १,
 ३, १, ७; २, १६; ३, ९, २, ५; ४, ५,
 ४, ८; १४; १२, ७, ३, १२; तै. १,
 २, २, ३, ४; ३, २; ३, २, १, २; ५;
 ४, १, २; गो. १, ३, १९; गृह्यते
 तै. २, ४, ७, १; गृह्यताम् तैआ.
 ५, १, ७; गृह्यन्ताम् सा. ४, १,
 २, ७; अगृह्यन्त सा. १०, ५, ३,
 ३-७; ९; गृह्येरन् तै. १, २, ३, १.
 ग्राहयति तै. १, ६, ५, २, ४; २, २,
 १, ७; अग्राहयत तै. १, ६, ४, १;
 ग्राहयेत् तै. १, ६, ५, ४.
 अजिह्वश्च ऐआ. २, ४, ३.
 गृही=भीत-, गृहीत्वा, गृण्णत्-;
 गृह्णा=भगान-, गृह्ण-, गृह्णमाण-,
 गद्र.

ग्रह-हः ऐ. २, २५; २६; ३, १;
 ऐआ. २, ४, ३; सां. १४, ४; १६,
 १; ३; ७; ३०, १; सांआ. १२, ६;
 सा. ४, १, १, २; ५; ९; २२; ३, १२;
 १४; ४, ४; ५, १५; १६; २, २, १-
 ४; ३, ३; ५; ७; ३, ५, २; २४; ४, १,
 २; ३, ४; ८; ५, ४, ८; ६, ५, १; २;
 ३; ४; ५; ९, १, ३, ४; ४, २; ३, ५,
 २; ८, १, ३, ३; ४; १०, १, १,
 ५; ४, १, १२; १३; १५; १२,
 ८, २, २५; १४, ६, २, २-९; तै.
 २, २, १, ३; २, २-५; तैआ.
 ५, १, ७; तां. ९, ९, ७; १२, १३,
 ७; जैउ. ४, १, १, ७; -हम् ऐ.
 २, ३७; ३, २०; २१; ५, २५;
 सांआ. २, १७; सा. १, ५, २, १२;

३, ३, २, ७; ४, १, १, १९; २१; २४;
 २, २२; ३, १४; ५, १५; १६; २,
 २, ५; १०; ३, १८; ४, २२; ५, १२;
 ३, १, २०; २१; २२; २३; २५; २६;
 ३, ९; १४; १५; १६; १७; ५, २;
 २३; २४; ४, १, २; ८; ९-११; २,
 ९; ५, ३, २; ३; ४, ३-५; ५, ११;
 ६, १; ४; ५; ६, ४, ३; ५, ५; ७, २१;
 ५, १, ३, ४; २, २, १९; २१; ४,
 ४, २५; ८, १, १, ५; ८; २, २; ५; ८;
 ३, ४; १०, ३, ५, १२; १६; ११, ५, ९,
 ४; १२, ८, ३, २९; १३, ५, २, २३;
 ३, ७; तै. १, ७, ५, ५; तां. ९, ९,
 ६; १२, १३, ३२; २४, १८, २; जै.
 १८६; गो. २, ५, ७; -हस्य सा.
 ४, १, १, १९; २१; २६; ३, १३;
 १५; तै. २, २, १, १; २, १; २; ४;
 ५; -हाः ऐ. ३, १; सां. ६, ११;
 ३०, २; सा. ४, १, २, ६-९; ३, ५;
 ४, १३; ५, ९, ३; ५; ७; ९-१२; ६,
 १, १; ५, १, २, ८; १३; ९, ३, २,
 १०; १०, ५, ३, ३-७; ९; ११, ५, ५,
 ११; १२, ८, २, ३४; ३, १३; ९, १,
 ९; ३, ४; १३, ७, १, ३-६; १४, ६,
 २, १; ९; तै. १, २, २, ३; ४; ३, १; २;
 ३, १, २; ३, २; ९, ३; ४, १, १; २;
 ८, ५, ३; ६, ४; २, २, ८, ६; जैउ.
 ३, १, १, २; -हाणाम् ऐ. ३, ९;
 सा. ८, १, ३, ३; १२, ८, २, ३५; ९,
 १, १०; तै. १, ३, १, २; ४, १, १, २,
 २, ८, ६; -हात् सा. ८, १, १, ५;
 ८; २, २; ५; ८; -हान् ऐ. ५, ३४;
 सां. १४, २; ४; ३०, २; सा. ३, ९,
 ४, २५; ४, २, १, ३०; २, ७; ४,
 १३; १९; ५, १; ३, ३, ४; ५; ४, २,
 १२; १३; ५, ४, २; ५; १२; ९, १;
 २; ३; ४; ५; ६; ७; ८; ९; १०;
 १३; ६, ५, १; ५, १, २, १; ५, ४, २३;
 ९, ३, २, १०; १०, ५, ३, ३-७; तै.
 १, ४, १, २; २, २, ८, २; ६, १५, १;
 ३, १२, ५, ५; तां. ६, ८, ४; ९, १५;

९, ८, २; ११; १६; ९, १५; ज.
 २०; १५१; जैउ. ३, १, १, ३;
 ४; ४, ३, ४; गो. १, ३, ४;
 -हाभ्याम् तै. २, ६, ४, ४; ५;
 -हाय सा. ८, १, ३, ३; -हे सा. ४,
 १, १, ७; ३, १२; -हेण ऐ. २, ३७;
 सा. ४, ६, ५, ५; १०, १, १, ५; ४, १,
 १३; तै. २, २, १, १; २, १-३, ५;
 ३, ५; -हेषु सा. ४, १, २, ३; -हैः
 ऐ. ३, ९; सा. ४, ३, ३, ४; ५; १०,
 ३, ५, २; तै. १, ३, ३, १; २, ६,
 १५, २; गो. १, ५, ९; २४; -हौ
 सा. ४, १, २, ११; १२; २, १, ६;
 ४, १; ३, १, ८; ३, ७; ११, ५, ९, २;
 १२, ९, १, ५; १३, २, ११, १.
 ग्रह-गृहीत-ताः सा. ४, ६, ५, १.
 ग्रह-स्व-म् ऐ. ३, ९; तै. १,
 ३, १, २; ४, १, १; २, २, १, १; २,
 १; २; ४; ५; ८, ६.
 ग्रह-पुरोडाश-शाः तै. १, ८,
 ६, १.
 ग्रहो(-हउ)-कथ-कथम् ऐ.
 ३, १;
 ग्रहण-गानि सा. ४, ६, १, १५,
 -णाय सा. १४, ५, ४, ७; ८; ७, ३,
 ८; ९; १०; -गेन सा. सा. १४, ५,
 ४, ७; ८; ९; ७, ३, ८; ९; १०.
 ग्रहीतव्य-व्यः सा. ४, ६, १, १४;
 १५; ५, ४, २३; तां. २१, ९,
 १०.
 ग्रहीतुम् ऐआ. २, ४, ३; सा. २,
 १, २, ११; का. १, १, २, ७; जै.
 ५३.
 ग्रहीष्यत्-न् सा. १, १, ४, ८; ३, ३,
 २, ७; ४, २, ३, १८; ३, १, २, १, ५,
 २३; ४, १, ८; ५, ४, १४; का. १, ६,
 १, ९; २, १, ३, १३; -न्तम् सा.
 १, १, २, १८.
 ग्रहय(-ग्रह)-हयः सा. ३, ३, २, ७,
 ग्रह-हः सा. ३, ५, ३, २५; ६, १,
 २५.

ग्राहि-ह्याः तै. २,५,६,३.
 ग्राह्(क→)का-काः तै. ३, २,
 ५,६;६,१.
 जिघृक्षत्-अद्र.
 ग्राम-मः श. ४,१,५,७^३; ६, ७,४,
 ९;१०; १२, ४,१, ३; तै. १,५,
 १,५; तां. ६, ९,२; १८, ५, ८;
 -मम् ऐ. ७, १५^६; शांआ. ४, १;
 २; श. ११, ५,१, १३; तै. २,५,
 ५,६; तां. ६, ८,११; ९,२; १८,
 ५,८; जै. १६^३;३०;१६८; १८६;
 २०९; सा. १,४,१; २, ४, २,५,
 ६; ३,२,४; ५,९; ष. ५,८; गो.
 १,२,३^३; -मयोः श. १३, २,४,
 २^३; तै. ३,९,१,२;४^३; -मस्य
 श. १२,५, १,१७; जैउ. १,१२,
 १,७; ष. १,४; -मात् तैआ. २,
 ११, १; जै. १६८^३; -माय तां.
 १८,५,८; -मे श. २,५,२,२५^३;
 १२,९,२,३^३; १३,६,२,२०; का.
 १,५,१,२३^३; तै. १,६,५,३; २,
 ४,७,७; ६,६, २; तैआ. २, १२,
 १;१५,१; जै. १६; ३०; १४४^३;
 १५१; १७२^३; सा. २,१,५; गो.
 १,२,३;५,२५; -मेण श. ४, १,
 ५,२; जै. १८६^३;
 ग्राम-काम-मः तां. १७, १०, ३;
 १८,१,१३;५,७; -मस्य शां. २,
 २; तै. २, १, ५, ६; -माय तां.
 ६,९,१.
 ग्राम-नेय-ये जै. ३०.
 ग्राम-घोष-षः, -षम् जै. ३७.
 ग्राम-णी-णीः श. ५, ३,१,६^३;४,
 ४,१९^३; तै. २, ७,१८,५; तैआ.
 ५, ४, ९; तां. १९, १, ४^३; जै.
 ९५^३; -ण्यः श. ५, ३,१,६; तै.
 १, १,४,८; ७,३,४; -ण्यम् श.
 ५, ४,४, १८; तै. ३, ४,१५,१;
 -ण्ये श. ५,४,४,१८.
 ग्रामणीथ्य-थ्याय श. ८, ६,

२,१.
 ग्राम-ता-ताः ऐ३,४४;गो२,४,१०.
 ग्राम-द्वार-रस्य,-रे सा. १,५,१५.
 ग्राम-महि(ष→)षी-वी ष. ५,७.
 ग्राम-वर-म् सा. ३,५, ३; ९,८,
 ग्रामा(-मऽअ-)ग्नि-ग्निना श. १२,
 ५,१,१४.
 ग्रामा(-मऽअ-)न्त-न्तौ श. १३,
 २,४,२^३; तै. ३,९,१,२;४.
 ग्रामिन्-मी तै. २,१,५,६.
 ग्रामे-नेय-म् सं. ३.
 ग्राम्य-म्यम् श. ९, १,१,३^३;१२,
 ७,२,९;३,१९; जै. १४४;१६८;
 सा. १, ४, ९; -म्यस्य तां. २१,
 ३,५; -म्याः ऐ. २,१७; ४,२६;
 शां. २०,१; श. २, ३, ४,१;३,
 ८,४,१६; ८,४,३,११^३; ९,३,१,
 २०;५,२,८;११,१,७,२; १२, ७,
 ३,१९; १३, ३, २,२; का. १,४,
 १,१; तै. १, ३, ८,१; ६,१०,४;
 ३,३,७,५;९,३,१;९,२; १२, ६,
 ४; तैआ. ३,११, ११;१२; १२,
 ४; तां. २,७,८;१४,२; ३,३, २;
 ६,८,१२;१४; १९,५,११;६,३;
 ७,६; २२,४,४; सं. २, २, १४;
 गो. २,१, १७; ३,९; -म्याणाम्
 श. १२,७,३,१९;२०; तैआ. ५,
 २,११; १३; तां. १०, २,७; जै.
 ४५^३; -म्याणि श. २, २, ३,२;
 ४;५; १४,९,३,२२; का. १, २,
 ३,२; ३; ४; तैआ. ५, २, १३;
 -म्यात् जै. १६८; -म्यान् ऐ.२,
 १७; शां.२०,१^३; श. १२, ७,३,
 १९;१३,२,४,१^३; तै. १, ६,१०,
 ३;३,७, ४, १८;८, १९,२^३; ९,
 २,१^३; ३, १^३; तैआ. ५, २,
 ११; तां. २१, ४, १३^३; २३,
 १५, २; -म्येण ऐ. ७, ७; श.
 ९, १, १, ३; १२, ७, ३, १९;
 -म्येभ्यः तां. ६,८,१२; ७,२,६;

-म्यैः श. १३, २, ४, १; २;४;
 तै. १,७,७,३^३; ३,९,२,१.
 ग्रावन्-वभिः श. १, १,४,७;३,५,
 ४,२४; १२, ८,२,१४^३; का. २,
 १,३,१२; जै. ९३; -वभ्यः श.
 १४,२,२,२३; तैआ. ४, १०,३;
 ५,८,७; -वसु श. ३, ९, ३,३;
 तां. ६,६,१; -वा श. १, १, ४,
 ७^३;४,५,३,९;११,५,९,७; का.२,
 १,३,१२^३;१४^३; तै. ३, ७,१३,१;
 तां. ९,९,१३; -वागः शां. २९,
 १^३; श. ३, ५,४, २४; ९, ३,३;
 १४^३;४,२^३; ४,३,५,१९; १२,८,
 २,१४;१४, २,२,३३; तै.१,४,६,
 १;२,७,१६,४;३,७,९,२;तां. ६,
 ६,१;९,९,१३;१४;२१,१०,१७;
 जै. १२८; सं. २,२,१२; -वाणाम्
 ऐ.२,२१; श. ३,९,४,२;४,२,२,
 ६; ६, १,५; १४, ९,४, २; तै.
 ३, २, ५, ८; -वाणाऽइव ऐ. १,
 २१; -उगः ऐ. ६, १^३; २^३; शां.
 १५,१^३; २९, १; श. ३, ५, ४,
 २^३;६,३,१०; १३; ४, ३,५,१८;
 ६, ७, ७; तै. ३, १२, ९, ५;
 तां. ६, ६,१,२; ३;५; -उगा श.
 ४,२,५,२; तै. ३, ७,१३,१.
 ग्राव-च्युत-तः श. ४,२,५,२.
 ग्राव-स्तुत्-त् तां. २५, ४,५;१५,
 ३;१८,४; -तः ऐ.७,१; तां. १८,
 ९, २०; गो. १, ३, १८; -तम्
 श. १२, १,१, ९; गो. १, ४,६;
 -ता गो. १, ५,२४; -ते श. ४,
 ३,४,२२.
 ग्राव-स्तोत्री(य→)या-या ऐ.
 ६,२^३; शां. २९,१
 ग्राह-, ग्राहि- ग्राह्क- /ग्रह् द्र.
 श्रीवैवा-वः आ. २,२३,९; -वा ऐ.
 १,२५;३,२ ऐआ.१,४,१; श.३,
 ४,४,१; ८, ३,४,४; ७,४, २१;
 तैआ. ५,६,१; जैउ. १, १२, १;

† 'णी' इति प्रमादपाठः । § एकत्र 'णी' इति मुपाः चिन्त्यः ।

८; -वा: ऐआ. १,४,१;५,२,१; शां. २६, १; शा. २, १,२, १६; ३,४,४,१; ५,४,५; ६,१,५;७, १,२; ४,५, २,६; ६,२,२,९;७, ५,१,३५; ८, ६,२,११; १०,३, २,२; १२, २,४, १०; ३,१,६; तै. २, ६,५, ५; तां. १६, २,६; जै. ७५; गो. १, ५,३; २,२,८; -वाणाम् शां. ८, ९; शांआ. २, ३; शा. ३,४,४,२; -वाभ्यः शा. ८, ७,४,२१; मं. २, ५,२; -वायाम् शा. ५,१,५,१९; -वासु ऐ. १, २५; शा. ७, २,१, १५; ११, ८,४,३; तैआ. ५,६, १; जै. १६०.

श्रीष्म- -वमः शां. ३,४; १४,५;२९, ८; शा. १,५,३,१०; २,१,३,१; ५;२,३,९; ६,१,२; ५,४,१,४; ८, १,१,८; २,१,१७; १८; ५,२,१०; १०,४,५,२; ११,२,७, ३२; १३, ४,१,२; ६,१,१०; ११; १४, ३,२, २२; का. १,१,३,१; ४; ६;२,३, ६;७;६, १,२; तै. १, १,२,७;४, १०,१०; ३,१०,४,१; ११, १०, ३;४; तैआ. ३, १२,३; ४, १९,१; तां. ६,१,८; २१, १५, २; जैउ. १,१२,१,३; मं. २, १, ११; ष. ३,१; गो. १,५,१५; -वमम् शां. ३,४;२२,२; शा. १, ५,३, १०; ८, १, १, ८; १२, ८, २, ३३; जैउ. १,३,२,७; गो. १, १, १८; ५,१७; -वमस्य शा. २, २,३,८; का. १, २, ३,६; -वमात् शा. १, ५,३, १०; ८,१,१, ८; -वमाय शा. १,३,२,८; १३, ५, १, १३; -वमे शा. २, १, ३, ५; ७; १३, ४,१,२;५, ४,२८; का. १, १,३, ४;६; तै. १,१,२,७; ४,१०,१०;

जै. ५९; -वमेऽइव शा. २, २,३, ७; -वमेण तै. २, ६, १८, १; तैआ. १,३, ३.
श्रीष्म-हेमन्त- -न्ताभ्याम् शा. १, ५,३,११;१२.
श्रीष्म- -वमाभ्याम् ऐ. ४,२६; -वमे शा. १०, २,५, १०; -वमौ शा. ४, ३, १, १५; ८, २,१, १६; ५, २, १४; ६, १, १७; तैआ. ५,६,६.
श्रीष्मी- -वमी शा. ८,१,१,८.
श्रीव(←श्रीवा)- -म् शांआ. २,३.
√ग्लै, ग्लायति शा. २, ३,३,४; ग्लायति शा. २, ३,३,४; ग्लायामः शा. ९,५,१, ६४; जग्लौ का. २, २,३, ८; अग्लायत् जैउ. ३, २, ५,३; ग्लायत् शा. ३, ८, ५,१०; ग्लायत् शां. ४,१४.
ग्लान- -नः शा. १, २,५,८.
ग्लान- -वः तां. २५, १५,३; ष. १,४; गो. १, १,३१; -वम् तै. ३, ४, १४, १७.
ग्लौ- → ग्लावः ऐ. १, २५.

घ

घां ऐ. १,२२; ५, १३; ऐआ. ५, २, ३;४; शां. २३, ७; शा. १३,४, २,१०; तै. २, ४,५,७; ८,६,१; ३, ७,१३,४; तैआ. ४, ११,७; तां. १२,४,३; १४,४,१; जै. ८५; सा. १,७,७; ३,१,९; २,६; ६,५; गो. २,४,३.
घण- -णेन तैआ. २,४,१.
घर्म(√घृ)- -र्म ऐ. १,२२; शा. १४, १,४,११;२,२, ४२;३,१,४;६; ८; २३; तैआ. ४,७,३; ४; १०,५; ११, ८; २०,२; ५,५, ३; ६,७; ९; ८,

१२; ९,१; ७; १०; -र्म तैआ. ४, ६,२; ११,१; २; ४; -र्मः ऐ. १, २२; शां. २,१; शा. २,२,२,७; ७, १,११; ९,३,३,१; ४,२, १९; ११, ६,२, २; १४, १, १, १०; ३१; ४,१; २, १, १०; २, १३; १४; १७; ३,१,३,१; ३३; २,१; का. २, २,१,६; तै. १, १,८,३; ५,५,२; २,१,३,२; ६, १२,१; ३,२,३,१; २; ८, ४; ७, ९,४; तैआ. १,८, ८; ४,५,२; ६,२; १७,१; २१,१; ५,५, ३; १०,५; ११,१; २; गो. १,१,१३; २,२,६; -र्मम् ऐ. १, १८; २१; शा. १,२,२,७; ७,१,११; ९,२,३,९; १४, १,३,७; २,१, २०; २,२०; २५; का. २, २,१,६; तैआ. ३, ११,१; ४,४,१; ५,१; ८,२; ४; ९,२; ३; ५,४,१; ७,३; ६; ८,२; गो. २, २, ६; -र्मस्य ऐ. १,२२; शा. १४,२,२, १५,१६; तैआ. ४, ९,२; ५,१,५; ४,१२; ८,१; २; जैआ. २,५, ११; १८, ३; -र्माय शा. १४,२,१,१०; २,१३; तैआ. ४, ८,३; ५,७,३; -र्मसः तां. २०, १५,२; -र्म तै. ३, २, ७,६; -र्मण गो. २, २, ६; -र्मौ शा. ११,६,२,२.
घर्म-तनु, नू- -नू आ. २, ९, ५; -न्वः ऐ. १,२१.
घर्म-न्व- -म् तैआ. ५,१,५.
घर्म-दुह- -धुक् तै. २,१,१,१.
घर्म-दु(घ→)वा- -वा शा. ४,५, ७,४; १४,२,१, १५; ३,१, ३३; -वाऽइव तै. २,४,७,८.
घर्म-प(√पा)- -पाः तैआ. ५,८,८; -पात् तैआ. ४,९,३; ५, ८, ४; -येभ्यः तैआ. ४,१०,३; ५,८,८.

७ 'किपि मत्वर्थीयो व' इति भा.। 'घा' इति संहितायां दीर्घत्वात् साधु। पा.६,३,१३३ द्र। 'अघ' इति कालि. मुपा. चिन्त्यः। १. ३. ५. १४, १७; तु 'घनेन' इति पठति। अनुघनेन गद्र.। √हन्तेर(प)प्रत्ययेन 'घ-घण-न्व' (तु.पा.३, ३, ७९) सिद्धं रूपम्। वस्तुतो णत्वमुपा. अलक्षणः। 'घर्मरोचनम्' इति आ. मुपा.। 'घर्मतनु' इति आ.मुघा.। 'घर्मस्य तनु' इति जैआ. मुपा.।

धर्म-पावन-वभ्यः श. १४, २, २, ३५
 धर्म-नोचन-म् आ. २, २४, ९१.
 धर्म-व्रत-ते जैआ. २, ९, १६.
 धर्म-सूद्-भिः तै. २, ६, १६, २.
 धर्म-स्वेद-देभिः तै. २, ८, ५, २.
 धर्मो(र्मसुड-च्छिष्ट-म् श. १४,
 २, २, ४२.
 धर्मो(धसुड-क्क-स्त्राय तैआ. १०,
 ५९, १.
 √धस्, जङ्घः शं. ५, ३; श. २,
 ५, २, १; का. १, ५, १, १; गो. २,
 १, २१; घुस्ताम् तै. ३, ६, ११,
 १; अघस्त श. १०, ६, १, १०;
 अक्षन् श. २, ६, १, ३८; का. १, ६,
 १, २५; तै. १, ६, ९, ९; २, ६, ३,
 २; १५, २; सा. १, ४, २०; मं. २,
 १७; क्षन् श. ११, ५, १, ९.
 जिघत्सन्ति श. १, ९, २, १२.
 धस्वर-रान् मं. २, ५, १.
 धासु-म् श. ६, ६, ३, ८; तै. १,
 ६, ३, १०; ४, ५.
 धासुअञ्ज-ज्राणाम् तै. ३, ६,
 ११, २. जग्ध-, जग्ध्वा, जक्षत्-,
 जक्षिष्व्, अद्र.
 धातुक(हन्)-कः श. १३, २, ९,
 ६; ७; तै. १, ४, ४, ७; २, १, १, ३;
 ३, ७, २, ६; तां. ७, ९, १८; -कम्
 तै. ३, ९, ७, ४; गो. २, १, ३.
 धुग-दग्ध-नघः ष. ४, ४.
 धुगि-गिः श. ११, ४, २, १४.
 √धुष्, धोषुव तै. ३, २, २, २.
 धोष-षः ऐआ. २, २, ४; ५,
 १, ५; श. १४, ८, १०, १; तां.
 ७, ८, ९; १०; ११-१३; १३, ४,
 १; जै. ३, ७; १८२; १८६; मं.
 १, १, १३; -षम् श. ९, ५, १, २;
 ८; १४, ८, १०, १; जै. १४३; -षाः
 ऐआ. २, २, २; शां. १९, ३; तै.
 २, ७, १६, ३; तां. ७, ८, १५; जै.

१८२; -बान् जै. १८२; -षाय
 तै. ३, ४, १३, १; -वैग तै. ३, ७,
 ९, १; तां. १, २, ५; जैड. १, ४,
 ४, ९; -वैः तां. ७, ८, १४.
 धोषिन्-धी शां. १७, ३; जै. १८२;
 -धीऽइव ष. २, २.
 धोषिणी-णी जैड. १, १२, ३,
 ३; -गीः जै. १८२; -गीम्ऽइव
 ष. २, २.
 धोषट्-ष्टा ऐआ. ३, २, ४; शांआ.
 ८, ७.
 √धृ, अघाः आरेऽअघ-इत्यत्र प. टि. द्र
 धृङ् श. १४, १, १, १०.
 धृण(धृ)-गेन तै. २, ८, ७, २.
 धृगि-गिः श. १३, ८, ३, ५; तै.
 ३, १०, ९, १३; तैआ. ६, ७, ३, ९,
 २; १०, १५, १; -गिम् श. ३, १,
 २, १४; १५; -गेः तै. २, ४,
 ४, ६.
 धृत-तम् ऐ. १, १; ३; २२; ४, ७;
 ८, ८; २०; शां. १, २; ७, २; १६,
 ५; २०, ४; २१, ३; ४; २२, ५;
 श. १, ८, १, ७; ९; २६; ३, १, ३,
 ८; ३, ३, २, ६, ३, १५; ४, ३; ८, ३,
 ३२; ४, ४, ५, १२; ५, १, १६; ५,
 ३, ४, २०; ६, १, २, २०; ६, २, १३;
 १५; १६; ३, ५; ६; ७, ४, १, ४१;
 ५, १, ३; २, ३, ४; ९, २, १, ११;
 १२; २, ३; ३, ४, ४, १, ५, ७, ५; १२,
 ८, २, १५; १३, ८, ४, ९; १४, ४, ३,
 ४; ९, ४, २५; तै. १, १, ९, ६; २,
 १, ११; ४, २, १; २, १, २, २; २,
 ९, ७; ४, ३, १०; ६, ११, १; २; ३;
 ४; ५; ६; ७; ८; १०; ७, ३, ३, ८,
 २, १; ८, १०; ९, ९; ३, ३, ४, १, ७,
 ४, १५; ९, ६; ९; १२, ५, ११; तैआ.
 १, ७, ४; २, ५, १; ८, १; ३, ११, ८;
 ६, ३, २; ६, १; १०, १०, २; ३; तां.
 १३, १, ५; १२, १५; १८, २, ६; जै.

८४; १४३; सा. २, २, ३; ३, १;
 ८, ४; ३, १, ६; मं. २, ३, १५; ६,
 १५; गो. १, २, १५; २०; २, २,
 ४; -तस्य ऐ. २, १२; शां.
 १६, ५; श. ३, ८, २, ३; ४, ४, २,
 ४; ६; ७, ५, २, ११; ९, २, १, १४;
 ५, १, ५; ११, ५, १, १०; १४, ९,
 ३, ३; तै. १, ३, ९, २; ४, ९, १; २;
 ३, ६, ७, १; २; ७, ५, ३; ६, ११;
 तैआ. २, १०, १; ६, १२, १; १०,
 १०, २; मं. १, ५, ६; -तात्
 शांआ. १२, २; ७; ८; श. ५, ४,
 ३, १९; -ते ऐ. १, १; श. ६,
 ६, १, ११; २, १३; ९, २, २, ३; ७;
 तै. १, १, ६, ६; तैआ. १०, १०,
 २; -तेन ऐ. १, २६; २, २३;
 ५, २; ८, २०; शां. १६, ५; २०,
 ४; २१, ३; ४; श. १, ४, १, २५;
 ९, २, ३, १; २, १, ४, ५; २, २, १९;
 ३, १, २, ११; ६, १, २, १; ८, १, ५;
 २, १६; ६, ३, ३, १९; ६, ४, १२;
 ७, २, २, १०; ३, ८; ४, १, ४१;
 ५, १, ३; ९, २, १, ११; १३;
 ३, ४, २; ४, ४, ३; ११, ५, १,
 १४; ७, ७; १२, ५, २, ७; १४, ९, ३,
 २२; का. १, १, ४, ४; २, २, १४;
 तै. १, २, १, १०; १२; २, ४, ३, ३;
 ५, ६; ७, ५; ५, २, ४; ६, ७, ६; ८, ४;
 १६, २; ७, ३, ३; १५, ६; १७, १; ३;
 ८, ४, ६; ६, ७; ७, ९; ३, ५, २, १;
 ६, ३, ४; ७, ५, १०; ११; १३, ३;
 ११, ५, १; १८, २, २; तैआ. २, ६,
 २; १०, १०, २; सा. ३, ४, १०;
 गो. १, २, १५; -तैः श. ६, ८, १,
 ६; तै. १, २, १, १०; ११; २,
 ७, १२, ३; ८, ६, ७.
 घृत-कीर्ति-तौ श. १, ४, १, १३;
 १९;
 घृत-कुम्भ-म् श. ५, ४, ३, १९.

† 'धर्मस्य रोचनम्' इति जैआ. मुपा. । ‡ 'कषो' इति मुपा. गद्र. । † 'चक्षुः' इति आन.मुपा. चिन्त्यः । † 'द्या सुंप्रय-
 च्छति । द्या सुंप्रयच्छत' इति आन. मुपा. चिन्त्यौ । † 'धृङ्' इति शब्दानुकृतिः । † 'दीप्तौ' ॥ क्षरणे ।

घृत-कुल्या- -ल्याः श. ११, ५, ६, ४-८.

घृत-कौशिक- -कः श. १४, ५, ५, २१; ७, ३, २७; -काव श. १४, ५, ५, २१; ७, ३, २७.

घृत-द्रोण- -म् सा. ३, ६, ७.

घृत-निर्गिञ्ज- -कृ, ग् शां. २२, ९; तै. १, २, १, ११; ३, ६, १, ३; १३, १.

घृत-पदी(←पद, वा पाद्)- -ङी श. १, २, ६; तै. ३, ५, ८, २; १३, २; -ङीम् तै. ३, ७, ५, ६.

घृत-पावन- -वानः श. ३, ८, ३, ३२.

घृत-पू- -र्ष्वः श. ३, १, २, ११.

घृत-पृञ्- -चा ऐ. ५, २.

घृत-प्रतीक, का- -कः श. १३, ८, ४, ९; तै. १, २, १, ११; तैआ. २, ५, १; -कम् तै. १, २, १, १२; -का तै. १, २, १, २७; ३, ७, ६, ४; ५; ७, १४.

घृत-पुष्- -षः तै. १, २, १, ११; -षा तै. २, ६, ८, ४.

घृत-भाजन- -नाः श. ६, ६, १, ११.

घृत-भाग- -गाः तैआ. ६, ८, १.

घृत-मधु-लिस- -म् सा. २, ६, ३; ३, १, १३.

घृत-या(ज्य→)ज्या- -ज्या ऐ. ३, ३२.

घृत-योनि- -नि श. १३, ८, ४, ९; तै. १, २, १, ११; ३, ७, ५, २; तैआ. २, ५, १; -निम् तै. १, २, १, १२; -णे श. ३, ६, ३, १५; ४, ३; ४, ५, १, १६.

घृत-वत्- -वत् शां. ९, ३; २०, ४; २१, ३; ४; २२, ५; २३, १; श. १, ४, १, २०; ३, ३, १, ४; तै. २, ५, ४, ६; ३, ७, २, ४; तैआ. ३, ११, १३; ६, ५, १; मं. २, २, १४; -वन्तः ऐ. २, १२; श. १२, ८, २, १५; तै. ३, ६, ७, १; -वन्त्वम् ऐ. १, २८;

तै. २, ८, २, २; -वन्ति तै. २, ५, ८, ३; -वान् तै. ३, ७, २, ७; ५, ३; तैआ. ६, ८, १.

घृत-वती- -ती शां. २१, ३; २२, ५; श. ८, २, १, ५; ७; १५; तै. २, ४, ३, २; ५, १, १; -तीः तै. २, ४, ७, १०; ५, ५; -तीभिः श. २, १, ४, ५; ११, ५, १, १४; का. १, १, ४, ४; तै. १, १, ९, ५; -तीम् श. १, ५, २, १; तै. ३, ५, ४, १.

घृतवती-द्वितीय- -म् सा. १, ७, ११; ८, १.

घृत-वर्तनि- -निः तै. २, ८, ७, ७.

घृत-घृत- -तः तां. १८, २, ५.

घृत-श्चु(=श्च्यु)त्- -त् जै. ८४; -तः ऐ. २, १२; श. ९, १, २, १८; तै. १, ४, ८, ५; ३, ६, ७, २; तां. ९, १, १७; जै. ८४; -त्ता, -ते जै. ८४.

घृतश्चु(=श्च्यु)न्नि(न्तनि)-घन- -नम् तां. १३, ११, १८; जै. ८४; आ. जैआ. १, १६५; -नेन तां. ९, १, १७.

घृत-श्री- -श्रियम् श. १२, ४, ४, २; तै. २, ६, ७, ५; -श्रिया ऐ. ५, २.

घृत-सुद्- -इम् श. ५, १, २, ५; तै. १, ३, ९, २.

घृत-स्तोक- -काःऽइव श. १, ६, ३, ५; ५, ५, ४, ६.

घृत-स्तु- -स्तुवः तै. २, ४, ३, १०; -स्तो श. १, ४, १, १३; १९.

घृताक्त(न्त/अञ्ज्)- -क्ताः सा. ३, २, २; -क्तानाम् सा. १, ८, १३-१५; ३, ६, ८; ९; -क्तानि सा. १, ८, ९.

घृताधि(न्त/अञ्ज्)- -चेः आ. जैआ. १, ७८.

घृताची- -ची ऐआ. १, १, ४; श. १, ३, ४, १४; ४, १, १०; २१; ८, ३, २७; ८, ६, १, १९; तै. २, ४, ८, ६; ८, २, ५; ३, ३, ६,

१०; ११; -चीः श. ९, २, ३, १७; तै. १, २, १, १०; -चीनाम् तै. ३, ७, ६, १०; -चीम् ऐआ. १, १, ४; -च्या तै. ३, ५, २, १.

घृता-घृष्ट- -घा ऐ. ५, २.

घृता(न्तऽआ)-सुति- -तिः तै. २, ४, ३, ८; ८, ६.

घृता(न्तऽआ)-हवन- -नः श. १, ४, २, ९; तै. ३, ५, ३, १.

घृता(न्तऽआ)-हुति- -तयः तैआ. २, ९, १; -तिभिः तैआ. २, १०, १; -तिम् श. २, २, ४, ४, ५; का. १, २, ४, ३; ४.

घृतो(न्तऽञ्ज्)-त्तर- -राः ५, ५, २.

घृतौ(न्तऽओ)-दन- -ने शांआ. १२, ८.

घृ(त्य→)स्या- -स्या श. ३, ६, २, १९; ४, ४, २, ७.

घोरु(न्त/घुर)- -रः शां. १६, ७; ३०, ६; -रम् श. ९, ३, १, १२; तै. २, ४, २, ३; मं. १, ७, २; -रस्य गो. २, ४, ३; -रा श. ७, २, १, ११; गो. १, २, १९; -राः शां. १, १; ५, २; श. १२, ७, ३, २०; तै. १, १, ७, ३; ८, ६; तैआ. ४, २२, १; २३, १; गो. २, १, २०; -राणि मं. १, ३, ६; -रात् गो. १, २, १८; -रान् मं. २, ५, १-५; -राय तै. १, ३, १०, ८; मं. २, ३, ९; -रे श. ७, २, १, ११; ११, ५, १, ६; १२, ८, ३, ११; गो. १, २, २१; ५, १०; -रेण तैआ. ४, ३८, १; -रेभ्यः तैआ. १०, ४५, १.

घोर-तम- -माः ऐ. ३, ३३.

घोर-त्तर- -राः श. ९, १, १, २०; -रेभ्यः तैआ. १०, ४५, १.

घोर-संस्पर्श- -र्शः, -र्शम् ऐ. ३, ४.

घोर-संस्पर्श-तम- -मः शां. १, १.

घोष-घोषिन्-घोष्ट-न्त/घुष्-द्र.

घ्नत्(न्त/हन्)- -न्ते ऐ. ६, २५; -न्त तै.

२,८,३,३; -न्तः ऐ. १,२५; शा.
५,४,४,७; तां. १७,१,९; -न्तम्
तै. २,४,४,३.

प्रती-ती मं. १, ६, २८.

घस(√घृ)-म् तै. २,८,७.८०.

√घ्रा(→जिघ्र), जिघ्रति शा. १४,४,१,
४^३; ७,१,२४; ३, १७; जिघ्रति शा.
१४,५,४, १५; ६,२,२; ७,१,२४;
२,२; ३,१७; जैउ. १,१८,५,५^३; २,
२,१,९; अजिघ्रत् तां. २०,४,५;
जिघ्रेत् शा. १४,७,१,२४; ३,१७;
जिघ्रेत् शा. १४, ५,४,१६; ७,३,
२४; २५.

घ्राण-णः शांआ. ५,५; -णम् गो.
१,१,१८; -णात् शा. १४, ७, १,
२४; ३,१७; -णेन शांआ. ३,७.

घ्रातव्य-म् शा. १४, ७,१,२४; ३,
१७.

घ्रातु-तारम् शांआ. ५,८; -तुः शा.
१४,७,१,२४; ३,१७. जिघ्रत्-अद्र.

घ्रा^३ तैआ. ५,१,५^३.

—:०:—

ङ

—:०:—

च

च ऐ. १,१^३; २^३; ३^३; ऐआ. १,१, २^३;
३^३; ४^३; शां. १, २^३; ५^३; २,१,५;
७; ३, २; ८,४; शांआ. १, १; २^३;
४; ५; ६; ७,८; ९; १३^३; १५; शा.
१,१,१, १^३; ४; २२^३; का. १,१,
१,१^३; ५^३; ६^३; तै. १, १,१, ५^३;
४,१^३; ३; तैआ. १, १,३; ३३; २,
२^३; ३^३; तां. १,१,९; २,६^३; ३,९;
६,१०^३; जै. १^३; ४; ५^३; ६^३; ९;
जैउ. १, १,२,४^३; ७; ३,३, १^३;

आ.जैआ. १,१; २; ३; ५; ९; १०;
सा. १,१,८; ११; १२; १३; १७;
सं. २^३; ३^३; मं. १,१,६; ७^३; १२;
२,१; वं. १^३; ३^३; दै. १,२६; २,
८; ३,६^३; ष. १, १; २^३; गो. १,
१,२^३; ५^३.

चैकमान(√चकृ)-नाय तैआ. ३,
१५,१.

चकृत्-वत्(√कृ)-वत् शां. २२,३^३.

चकृवस्-कृवान् तां. २१,१,८; २२,
१४,२; -कृवांसम् जै. ३६; -कृषः
शांआ. ५,१; जै. ११९; -कृषे ऐ.
५,३४; ८,२३; शा. २,५,२,८; का.
१,५,१,६; जैउ. ३,४,३,४.

चक्र-कम् शा. ६,८, १,१; तै. १,
४,४,१०; तैआ. ३, ११, ८; ९;
जै. ८६^३; सा. १, ७, १२; ३,५,
२; ष. १, ४; -क्राणः, -क्राणाम्
शां. ९, ४; -क्राणि शा. ५, ४,
३, १६; तै. ३, ७, ७, १४;
-क्राभ्याम् तां. २५, २, ४; जै.
१५०; -क्रे ऐ. ५, ३०; शा. १२,
२,२,२; ३; तां. २०, १३, २; २५,
१,५; सा. ३, ६, ४; गो. १, ४,
२०^३; -क्रेण शा. ६, ८, १, १^३;
-क्रौ जैउ. १, ६, १, ३.

चक्र-तुण्ड-ण्डाय तैआ. १०,
१,५.

चक्र-पाणि-णये ष. ५,१०.

चक्र-पिदांग-गौ तां. २५, १५, ३.

चक्र-वत्-ती जै. १५६.

चक्रवाक-कौ जै. १५०.

चक्राद्य, ब्य? -ब्यौ? जै. १६८.

चक्रिय, या-या तै. २, ४, ५, २;

-याणाम् ऐ. १, १४.

च(क→)क्री-वत्-वत् शां. १८,
४; तां. २५, १०, ५^३; -वता तां.

१६, १५, ४; २०, १३, २; २५,
१, ६; -वान् तां. १६, १५, ४.

√चक्ष्, चक्षते शांआ. १, ७; तैआ.
१, ५, २; तां. १०, ३, २;
चक्षथाम् शा. ५, ४, १,
१५^३.

चक्षस्-क्षः जै. ११७ -क्षसा शां.
२५, २, ५; २६, ११; शांआ. १,
२; तै. २, ८, २, ६; ७, ३; -क्षसे
ऐ. ४, ९; शा. ३, ३, ४, २४; तै.
१, ५, ८, २; ३, ७, १३, ४; तैआ.
४, ४, ४; १०, १, १२.

चक्षु-क्षोः तैआ. ३, १२, ६.

चक्षुस्-क्षुः ऐ. १, ६^३; २, ६; २६;
२७^३; ३२^३; ४०^३; ३, २^३; १९; ६,
२४; २८; ऐआ. १, ३, ८; २, १, २;
४^३; ५; ७; ८; ३, ३; ४, १; २; ३, १, २;
२, १; ३; ५, १, ५; ३, २; शां. २, ७;
३, ५^३; ७, ३; ४^३; ८, ६^३; १३, ५^३;
१६, ५^३; १७, ७^३; २०, ४^३; २५, २;
३; २६, ८; २७, ६; २९, १; शांआ.
१, २; ८; ४, १^३; २^३; ३; ४; १३; १४;
१५^३; ५, २; ३^३; ४-७; ६, २०;
७, १; ४; ५; ८, ४; ९, १; २; ४; १०,
४^३; ११, २; ६; शा. १, १, २, २१;
२, १, २१; ३, १, २७^३; ४, ३, ७^३; ५,
१, २०; ६, ३, ४०; ८, ३, १९; ९, २,
१७; ३, १, ३, १२; १५; २, २, १३;
२३^३; ३, ४, ८; ७, १, १८^३; ८, २, ६;
९; ९, ४, ७; ४, २, १, २६; ३, ४,
१०; ५, २, १, ४; ६, २, १, ५; ३, १,
११; ७, २, ६^३; ७, १, २, १; ७; १३;
५, २, २७^३; ५४; ८, १, २, १; २^३; ३^३;
२, ३, ३; ९, २, २, ५; २, ३, २८^३;
३, १, ६; १०, १, ३, ४; ३, १, १; ३^३;
३, २^३; ६; ७; ५, ७; ४, ५, २; ५, ३,
६^३; ७; ६, १, ८^३; ४, १; ११, ५, ६.

० 'परिघंस-' इति मुपा., विवरणं प.द्र. । † 'घृङ्' इत्यत्र टि.द्र. । § लिङुपलक्षणपरकं रूपम् । 'वस्'
इत्यस्यस्थाने 'वत्' इति M. P. इत्यस्य क्लिष्टकल्पनम् । ‡ =मैसं. १, २, ९; 'चक्रा आववृत्सत' इति पाठे 'चक्राः' इत्येव
पुंसि रूपं स्यात् । यन्मैसं. पपा. तु 'चक्रा आववृत्सत' इत्याह तद्विभक्त्यमेव । √ 'चक्रिन् √या' सा. । § तुमर्थाय इति
केचित् । ‖ क्र. १०, ९०, १३ । भा. तु पक्षान्तरे 'चक्षुषः' इत्यस्यैव वर्णविकारमाह ।

३;९,२; ८,३,१०; ४,६; १२,३,
४,१०; ७,२,४; ८,२,५; २६;
१३, ३, ८, ४; ४, २, ३; १४, १, ३,
१६; २१; २, १, ५; २, ५, २; ४, १, ५;
१५; २, १७; ३१; ३, ३०; ३१; ४,
२; ५, १, १८; ३, ७; ४, ११;
६, १, ६; २, ५; १३; ७, २, ३;
९, ११-१८; २१; १०, ८; ९;
७, २, २१; ३, १२; ८, १, ५, ५; ९,
१, १५; २, ३; ९; १४; का. २, १,
२, १५; ४, १९; तै. १, १, ३; ४;
४, २; ५, ५; ७, २; ८, १; ५, २, १,
१२; ५, ७, १; २, १, ५, ९; ४, ३, २;
५, १, ३; ६, ५; ८, ३; ४, ६, ४, ४;
५, ४; १४, १; ८, ७, ३; ३, ३, ५, २;
९, ५; ४, १८, १; ६, ६, २; ७, ९, ३;
१०, ५, १; ८, ३; तैआ. १, ६, १; ७, ६;
२, ५, ३; ३, १; ३, ४, १; ४, २, ५;
४, २, ३; ५, ८, १०; ६, १, ४; ७, ३;
७, ७, १; ९, १, १; १०, १४, १; ६, ४,
१; तां. १, ५, १९; १०, ७; ५, ९,
११; ६, ४, ७; ७, ७, १५; १०, ५,
५; २०, १६, ५; २२, ९, ४; जै.
१४; जैउ. १, २, ३, १; ३, ३, ५; ८,
२, १; ९, १, ८; ११, २, १; १२, २,
८; ५, ५; १३, १, ४; १४, ४, १; १५,
२, ८; २, १, १, १; २, ३; २, १, ७; ४,
१, १०; २, ४; १२; ५, ३, ४; ८, ८; ३,
१, २, ७; ४, ३; ५, ८, ५; ४, ७, १, २;
१०, १, १-३; ११, ३, ६; ४, १;
५, १; आ. २, २५, ७; ८; मं. १,
६, ३४; ७, ९; ष. १, ३; २, १; २;
३; ६; ८; ४; ७; गो. १, १, ३१; २,
११; १२; २१; ३, १४; २२; ४,
३; ५, ८; १५; १८; २, १, २; २, १४;
२३; ४, ११; ५, ४; ६, ८; -क्षुभ्याम्
शा. ४, ५, ६, २; ११, १, ६, २९; ७,
४, २; -क्षुषः ऐआ. २, १, ७; ४,

१; ३, २, ५; ५, ३, २; शा. ४, २, १,
११; ७, ५, २, ६; ८, १, २, २; ९,
५, १, ४५; १०, ३, १, ३; ५, ३, ६;
१४, ६, ७, २३; ७, २, २ १;
तै. १, ५, ४, २; ७, १; २, १, ६, २;
३; ४, २, १; तैआ. ४, ११, ३; ५, ३,
७; जै. २८; ९५; २०९; जैउ. १,
१६, २, १०; ३, १, ३, १५; ४, १०,
१, २; मं. १, ७, १४; -क्षुषा ऐ.
१, ८; २, ४०; ३, ३; ८, ६; ऐआ.
२, १, ७; ४, ३; शां. २, ७; ६,
१४; ७, ३; ४; १२, ५; शांआ. ३,
७; ४, १३; १४; ५, २; ४; ६; ९, ३;
५; ६; शा. १, ३, १, १९; ४, ३, १७;
६, ३, ३, ८; ११; १२; १०, ३, ३,
८; ५, ७; ५, २, १५; ३, ६; १३, ३,
८, ४; १४, ४, २, ३१; ६, १, ६; २,
५; ९, २१; १०, ९; ९, २, ३; ८-१२;
का. २, २, ४, १६; तै. २, ४, २,
१; ५, १, ३; ८, ९, ३; ३, १, ३, २;
२, ४, ५; ३, ५, २; ७, १३, ३; १४,
१; तैआ. ४, ३, ३; ३८, १; ५, ३,
७; १०, १, ३; तां. १, ५, ३; १०,
५, ५; जैउ. १, १३, १, ५; १८, ५,
३; २, १, १, ८; ९; १०; २, १, ७;
४, १, ९; १०; ११; ३, १, १, १६;
३, १५; ४, ८, २, २; १०, १, ७; ११,
५, ५; मं. २, ५, १२; ष. २, ८;
गो. १, २, ११; ३, २१; २, १, २;
-क्षुषि शांआ. १०, १; ११, १;
५; ६; शा. ३, १, ३, १२; ७, ५, २,
५४; १४, ४, १, ५; ६, ७, २३; ९,
२१; तै. ३, १०, ८, ५; तैआ. २,
६, २; जैउ. १, ८, ३, २; ४; ११,
२, ३; १४, २, १०; ४, ७, १, ६; ११,
३, १३; ष. २, ६; गो. १, २, २२;
३, १४; -क्षुषी ऐ. १, ८; २, २७;
३२; ३, १९; ४, २३; ऐआ. २, ३,

८; शां. १६, ४; ५; शा. १, ६, ३,
३८; ३९; ४०; ४१; ४, २, १, १;
२; १९; २१; २४; २५; २६; २८;
३०; ७, १, २, ७; ५, २, १२; १०,
६, १, ११; ११, १, ६, २९; २, ६,
४; ७, ४, २; १२, ९, १, ५; १३,
४, ४, ७; १४, २, १, ५; २, २, ५२;
तै. १, ६, ६, ६; ९, ३; तैआ. १, ३, ४;
४, २; २, ११, १; तां. १०, ४, २;
१८, ९, १०; ष. २, २; गो. १, १, १९;
३, १६; ५, २५; -क्षुषे शा. १, २,
१, १९; २१; १४, ३, २, १७; ९, ३,
४; का. २, १, ४, १८; १९; तैआ.
४, ५, १; १५, १; तां. १, ३, ९;
१०, ७; ६, ४, ७; सा. ३, ८, २;
-क्षुषोः शा. ४, २, १, १९; २१;
-क्षुषि ऐ. २, ३२; शा. ८, १, २,
३; जैउ. ४, १०, १, ७; आ. २,
९, ७; जैआ. २, १९, १; ष. ४, ७.
चक्षुरपेत-तः शांआ. ५, ३.
चक्षुर्दा-दाः शा. ३, १, ३, १५.
चक्षुर्निमित्त(-स्यनि/मा)-त्ते
तै. १, १, ४, १; २.
चक्षुर्भूत-तः शा. ८, १, ३, ६; ७.
चक्षुर्मय-यः ऐआ. ३, २, १-३;
शांआ. ८, १, २; ५; शा. १४, ७, २, ६;
जैउ. १, ९, १, ७; -यम् ऐआ. ३,
२, १-३; शांआ. ८, १; २; ५;
शा. १०, ५, ३, ६; -यान्, -येषु
शा. १०, ५, ३, ६.
चक्षुर्लोक-कः शा. १४, ६, ९,
११; १२; १३-१८.
चक्षुश्चित्त(-स्य/चित्)-चित्तः,
-श्चित्तु शा. १०, ५, ३, ६.
चक्षुष्ट(-स्य+तसि)सः(ः)शा. १३, ४,
४, ७; १४, ७, २, ३.
चक्षुष्यति-तिः तैआ. ७, ६, २.
चक्षुष्या-ष्याः ऐ. २, २७; शां.

† Bw. प्रष्ट. पदैकं तच्चिन्त्यम् । 'चक्षुः । लोकः' इति लक्षणान्वितः षया. सम्भाव्यते । समान एव स्थलेष्टु. (३, ९, १२; १५) 'अग्नि लोकः । हृदयं लोकः' इति पाठसङ्ग्राहवाद्नाथि पृथगेव स्याताम् । यत्सा. इत्यनेन 'चक्षुषा लोकयति' इति विग्रहं कुर्वतैकं पदमिष्टं तन्न लक्षणान्वितं स्वरवैषम्यात् ।

१६, ५; शा. १, ८, ३, १९; ९, २, १७; तै. ३, २, ९, ५.

चक्षुष्मत्-ष्मते शा. १३, ८, ३, ४; तै. ३, ७, १४, ५; तैआ. ३, १५, २; ६, ७, ३; मं. १, १, १५; -ष्मद्भिः ऐ. २, ३२; -ष्मान् ऐ. ३, १९; शां. ३, ५; शा. १, ६, ३, ४१; १०, ३, ३, २; १४, १, ३, २१.

चक्षुष्मती-ती, -तीम् ऐ. ४, २३; -त्या ऐ. ४, २३.

चण्डातक-म् शा. ५, २, १, ८.

✓चत्, चातयत् तै. ३, ७, ९, १; चातयध्वम् तां. १, २, ५; अची-चत्तमां तैआ. २, ४, १.

चत्-त्ताय शा. ४, ६, ९, १४.

चत्सृ, चत्-चतुर्-द्र.

चतुर्-→चत्सृ-सृणाम् शां. ५, १; शा. ४, ३, ५, २२; गो. २, १, १९; -सृभिः ऐ. १, १२; ७, १७; शांआ. १२, ८; शा. ३, ३, २, १३; ८, ४, १, १६; तै. १, ३, ६, ५; तैआ. १०, ५, २; तां. ३, ८, १; ३; १९, ५, ३; ६, १; गो. २, २, ७; -सृभ्यः तै. ३, ८, ५, १०; -सृषु शा. ६, ३, १, ४४; ७, २, २, १३; १३, ५, १, १; ८, २, ७; जै. १३७; ष. ३, ७; गो. १, २, २४; ३, १; -स्रः ऐ. १, १९; ४, २४; ६, २४; ३२; ऐआ. ५, १, १; २, २; ३, १; शां. २, ३; ७, १०; १६, ४; १७, ३; १९, ४; २४, १; २५, ७; २७, ३; २८, ७; शा. १, ५, ४, १०; १५; ८, १, ४; ९, २, ६; २, २, ३, २६; ६, १, १०; ३, ५, १, ३२; ४, ३, ४, ७; २४; ६, १, २६; २, २५; ३, १, ४४; ३, २६; ५, २, १४; ४, ३; ७, १, १५; ७, १, १, १८; २१; २, २, १३; १९; ४, २; १४;

२९; ३, १, ४७; ५, १, १५; ८, २, ४, २०; ३, २, ९-१३; ५, १, १०; २, १३; ४, ७; ९, २, ३, २३; ३, ३, ६, ४, ४; १०, २, ३, ५; ४, ४; ४, ३, १६; ११, १, २, ८; ६, २७; २, ५, २; ६, ९; ५, १, १०; १२, ८, ३, २६; १३, ३, ३, १; ४, १, ८; ५, २, १, ४; २७; ६, १, ३; ८, २, ७; का. १, २, ३, २३; तै. १, २, १, १; ४, १, ४; २, ४, ६, ११; ५, ६, २; ८, ८, १०; ३, १, २, ६; ३, ८, ६; ८, ५, ४; १२, २; ११, ९, ९; तैआ. ३, ९, २; १२, ७; ५, २, १; ७, ५, ३; तां. १०, १२, ६; १६, १६, ५; २१, ४, ५; जै. ८१; १३१; १५५; १६८; १६९; जैड. १, ६, १, ६; २, २; ३, ४, ३, ६; ८; गो. १, २, ९; १६; २, २, २४; ३, १६; ४, १८; ५, ७;

→चतुर्-तुःशां. २, १; ३, ७; शा. १, १, ४, १६; ३, २, ७; ८; १०-१४; १६; ८, १, २४; २५; २, ३, १, १७; १८; ५, २, ३१; ३२; ३, ७; १२; ३, २, ४, ८; ४, ४, ७; ८; ९, ४, १९; ४, ३, १, १०; १३; ६, २, २, २५; ७, ३, ६; १२, ५, १, ९; का. १, ३, १, १०; ११; ५, १, २८; २९; २, ६; ७; ११; १२; तै. १, ७, ९, ६; २, १, ३, ५; ९; ४, ४; ५, ७; ११; २, १, ४; ३, ७, २; ३; ४; ३, ३, ५, ३; ४; ५; ८, ३; तैआ. १, ८, ४; ४, २८, १; जै. ११४; गो. १५, २०; २, १, ४; ३, १६; ४, १८; ५, ७; -तुःतुः गो. २, ३, १६; ४, १८; -तुरः ऐ. १, २५; शां. १८, १०; २५, ९; शा. २, ६, १, २३; ४, २-७; ४, ४, ५, १९; १०, २, ३, ८; ९; १०; १२-१४; ३, ४,

२; ४, २, ६; ११, ५, ७, १; का. १, ६, १, १५; ४, ३-८; तै. १, ५, ६, ४; ६, ९, १०; तां. २, ११, २; १६, ४, १३; १७, १३, ६; ११; १४; जैड. १, ६, ३, ६; २, २, ४, ४; ४; ३, १, २, २; ५; ९; सा. ३, ९, १; गो. १, ५, २४; -तुरःतुः शां. २१, ५; -तुर्गाम् शां. २१, ५; २९, ३; शा. ११, ५, २, ७; १२, २, २, १२; सा. १, ५, १५; गो. १, १, २७; ५, १; -तुभिः ऐ. ३, ४३; ४, २४; शां. ६, ६, ७, १०; शा. ३, ९, २, १७; ६, ३, १, ४३; ४४; ८, २, ७; ७, १, १, ३; २, १७; ८, ३, ४, ८; १०; ९, २, ३, ४७; ११, १, ६, २७; ५, २, ८; ५, १२; ७, १; १२, १, १, ४; ६; ८; ९; २, २, १०; १३, २, ७, ६; ८, ५; ४, १, ५; तै. १, ५, १२, ३; तां. ४, १, १३; ४, ११; सा. २, ५, ६; ३, ६, १३; ष. ५, १०; गो. १, ४, २३; -तुभिःतुभिः शां. ३०, ३; गो. २, २, ११; -तुभ्यः तै. २, ५, ३, ३; ३, ७, ५, ८; -तुर्षु शा. ११, ५, २, ८; तै. ३, ८, ९, ३; तां. १७, १३, ७; १२; १५; सा. ३, ३, ५; गो. १, २, २४; ३, १; -तुर्षुतुर्षु शा. १०, १, ५, ५; तै. १, ५, ६, ७; -स्वारः ऐ. २, २९; ३, ५०; ४, १५; ऐआ. ३, २, ३; शां. ३, ९; १३, ९; २५, १०; २९, १; शांआ. ८, ३; शा. १, ५, ४, १०; १५; ३, ३, ४, २६; ५, ४, १; ५, ४, ३, १७; ५, ४, ९; ६, १, १, ६; ७, १, २८; ७, २, २, १९; ८, ३, ४, ८; १०; ५, ४, ७; ६, १, ११; १०, २, २, ५; ३, ४, ४; ११, १, ६, २७; ३३; २, ६, १; ४, १, ११; ५, ५, १३; ६, ९; ८, २, १;

† =अनीनशन् अ.१२, २, १४; इति पाठः। मुपा. तु 'अचीचतम्' इति। उपरि मुद्रापितः Mww. पाठः।

‡ 'चत्सृ' इति मुपा.। || 'चत्सृतु' इति मुपा.। व्याख्यायां भा. चत्सृ इत्येव पठति। तै. शास्त्रीयः पाठोऽवगन्तव्यः। गत-टि. अपि. द्र.

१२, २, २, १२; ३, १, ३; १३, ४, १, ६; १४, ८, ९, १; तै. १, १, ६, ६; १, १, १, १; २, ३, ६, २; ३, १, २, ९; ३, ८, ७; ८, २, २; ५, १; तां. ४, १, १४; १०, ३, ४; १५, १, १०; १७, १, ९; २१, ९, २; २२, १६, १; २३, १, १; २४, ६, १; ८, १; ९, १; १२, ७; १६, १; २०, १; २५, २, १; जै. १५५; जैड. १, २, १, ७; ६, ३, ५; २, २, ३, ५; ४, ४; आ. २, ४, १०; व. ४, ७; मं. २, १, १०; जैआ. २, १४, १०; गो. १, २, १६; ३, १०; १६; ४, २४; ५, १; २, ३, ७; -स्वारि ऐ. ३, १८; ऐआ. १, १, २; शा. ३, ३; १६, ३; ११; १८, ४; २१, ४; २६, ९; २७, ३; ३०, १०; शांआ. १, २; श. १, १, ४, १२; २, १, २, २; ४, १, ३, १७; २, ५, २, १; ६, २, १, २३; २, ९, ३, १, ११; ७, १, २८; १२, २, २, २०; १३, १, ७, ४; ४, १, ६; ५, २, १; ४, २७; ८, २, ३, १४; ३, ४, ४; ५, ४, ३, १०; ११; १५; १६; ९, ३, १, १७; १०, २, ३, ५; ३, ४, २; ४, २, २४; ३, १९; का. १, १, २, १; २, १, ३, १६; तै. १, ३, ६, ५; ५, ३, ४; १२, ३; २, ३, ६, २; ७, २; ८, ३; ८, ८, ५; ३, २, ७, ४; ३, ८, ३; ७, ७, ११; ८, २, २; १०, २; तैआ. १, २४, १; १०, १०, २; तां. ७, २, ३; ४, २; १६, ५, २०; १८, ३, २; १९, ६, १; २२, ९, १; जै. ८९; १६९; जैड. १, १, ७, ३; ११, १, ११; २, २; १३, १, १; ३, ६, ४, ९; आ. १, १०७; २४५; २५८; ३४४; ३४५; ३८३; ३८४; ३९२; ४२९; ४३९; ४७३; ४७५; ५१३; ५४०; ५५१; ५७९; ५७३; ५७४; ५७५; ५८३; २, ५, १; जैआ. १,

१०७; २२८; २४५; २५८; ३४४; ३८३; ३८४; ३९२; ४०२; ४३०; ४७३; ४७५; ५१३; ५३२; ५४६; ५४७; ५७५; ५७९; ५८३; २, २, ७; ३, ३; व. २, १; २; सा. १, ४, १०; २, १, ६; ४, ९; ३, ७, ७; ९, ५; मं. १, २, ९; गो. १, २, १६; ४, २४; २, २, ६; -स्वारिऽस्वारि शां. १६, ११; २९, ८; श. ८, ६, २, ३.
 चतुर → चतु - र, श, ष, स्.
 चतुा - तु; -तुम्तैआ. १, ८, ४; तुम्प
 चतुःशत - तम् शांआ. २, १०; गो. १, ५, २३; -ता: तै. ३, ८, ५, ४; ९, ४; -ते शांआ. २, १०.
 चतुःशफ - फ: तै. ३, ८, २, १.
 चतुःशराव - व: तै. ३, ८, २, २; -वम् गो. २, ४, ९.
 चतुःशिख(ण्ड →)ण्डा - ण्डा तै. १, २, १, २७; ३, ७, ६, ४; ५; ७, १४.
 चतुःश्रङ्ग - ङ्ग: तैआ. १०, १०, २.
 चतुःषष्टि - ष्टि: ऐ. १, ५; -ष्टिम् ऐ. ३, ४८; तां. १८, ३, २.
 चतुःषष्टि-तम - मैन ऐ. १, ५.
 चतुःषष्ट्य(-ष्टिऽअ)-क्ष(र →)रा - रा शां. २७, २.
 चतुःसन्धि - न्धि: ऐ. १, २५.
 चतुःसमृद्ध - म् शां. ८, २.
 चतुःसामन् - म् शा. १३, ५, १, २.
 चतुःसक्ति - क्तय: श. ६, १, २, २९; ७, १, १५; -क्ति श. ७, ५, १, १५; २३; १६, ८, १, ५; -क्तिऽइव श. ७, ५, १, २३; -क्ति: श. ६, १, २, २९; ३, ३, २६; ५, ४, ३; १४, ३, १, १७; तै. १, ६, ८, ५; तैआ. ४, ११, ४; ५, ९, ६; -क्तिम् श. २, ६, १, १०; का. १, ६, १, ७; -किना श. ४, ५, ३, ६; ६, १, ४; ७, २, ४, २; १४; -क्ती श. ९, ३, ४, ४;

-क्तीनि श. ६, ७, १, १५; १३, ८, १, ५; -क्ते: श. ३, ५, १, ३२.
 चतुर(-ऽअक्षि)क्ष - क्षम् शां. ३, ५; श. १३, १, २, ९; तै. ३, ८, ४, १; -क्षस्य तै. ३, ८, ४, १; -क्षौ तैआ. ६, ३, १.
 चतुर(-ऽअ)-क्षर, रा - र: श. ५, १, ५, १४; ११, १, ६, १३; १२, ३, २, १; -रम् ऐ. ३, १२; शां. १५, ५; श. ८, ३, २, ११; १२, ३, ३, ३; तै. २, १, ५, ७; गो. १, ३, १०; २, ३, १०; -रा ऐ. ३, २५; श. ६, ३, १, ४३; -राणि ऐ. ३, २५; ऐआ. २, ३, ६; शांआ. २, १०; श. ४, ३, २, ७; तां. ८, ४, १; जै. ८१; १०२; -रेण ऐ. ५, ३; तां. ७, ७, ४; १२, १३, २९; जै. ७४.
 चतुरक्षर-गिधन - म् तां. ५, ४, ८.
 चतुरक्षर-वृद्धान्त - न्तै: आ. १.
 चतुरक्षरशाः (-र+शस्) ऐ. ६, २.
 चतुर(-ऽअ)-ङ्ग - ङ्ग: श. १२, ३, २, २; गो. १, ५, ५.
 चतुर(-ऽअ)-ङ्गुल - लम् श. १०, २, १, ४; ५; ७; तै. ३, २, ९, ११; सा. २, ६, ११; -लात् जैड. ३, ६, ५, ६; -ले तै. ३, २, ९, ११; -लेन ऐआ. ५, १, ३.
 चतुरङ्गुल-शास् (:) सा. ३, ४, ७.
 चतुर(-ऽअ)-नुगान - म् आ. २, १४, १४; जैआ. २, २३, १०.
 चतुर(-ऽअ)-रत्नि - त्नि: शां. १०, १; श. ११, ७, ४, १; -त्निम् श. ११, ७, ४, १.
 चतुरवत्त(-ऽअव/वो) - म् श. १, ७, २, ७; ८.
 चतुरवत्तिन् - त्ती ऐ. २, १४.
 चतुर(-ऽअ)-श्रि - श्रि: तै. १, ३, ७, २.

†=चतुर्थवाचकस्य चतुश्शब्दस्य पूर्णार्थे ङट उकारः धुगागमाभावश्चेति सा. ।

चतुर(-रऽअहृ)हृ-हृ: श. १२,२,
२,१२; गो. १,५,१; -हृम् श. ३,४,
४,२५; २७; -हृ तां. ५,९,१२.
चतुरा(-रऽआ-)वृत्-व शां. २४,१.
चतुरा(-रऽआ-)हाव-वानि शां.
१६,११; २८,१०; ३०, १०; ११;
गो. २,५,१०.

चतुस्(-रऽउ-)त्त-र: श. १३,५,१,
१; -राणि शां. ११,६; १५, ५;
शांआ. २,६; श. ९, ३,१, २३;
१०,१,२,९; ३,१,१; ९; ५,४,७;
१२, २,२,१७; तै. १, ५, ९,८;
१२,१; तां. ४, ४,६; १०, २,४;
जै. १२८; ष. ३, १; -रेण श.
१२,३,१,५; ७; -रै: ऐ. ८, ६;
ऐआ. ५, १,४; तैआ. १, ९, ६;
तां. ४,४,५.

चतुस्(-रऽउ-)द्वय-य: शां.
२४,१.

चतुर्नच-च: तां. १३, १,११; ७,
११; ष. ३, ७; -चम् ऐ. ३,
११; श. १३, ५,१,११; -चान्
गो. १,१,५; ८; -चैन ष. ३,७.

चतुरौ(-रऽऔ-)दुम्बर-र: श. १४,
९,३,२१.

चतुर्गुण-म् श. ३,३,२,९.

चतुर्गुहीत्ता-उम् ऐ. ७, २,१; ऐआ.
५,१,१; शां. ६,१२; श. ३,२,
४,१५; ५,३,१०; १३; १४; ६,४,
३; ९,३,११; १५; ३२; ४, ४,२,
४; ६; ७; ५,१२; १४; ५,१,१६; ५,
३,१,११; ४,४; ४,४, २२; ११,
५, ८, ६; १२,४,४,६; तै. १,४,
४, ३; तैआ. ५, २, १; २; जै.
१२७; ष. २, ९; -ता: ऐ. ८,
१०; ११; -तानि श. ३, ४, १,
१८; -त्वे श. ३, ६, ३,६; -त्वेन
तै. २,३,२,१; २; तैआ. ५, २,१.

चतुर्जाल-म् तैआ. २,१९,१.

चतुर्णि(-रऽनि-)धन-म् तां. १२,

९,८; १८.
चतुर्थी-र्थ: ऐ. ४, १५; शां. १२,
८; १८, २; श. ४, ६,१,४; ५,१,
४,११; २,४, १३; ११, १,२,८;
२,६,४; ७,१०; ३,३,३; तै. १,
७, ९,१; ६; तां. २४, २०, १;
२५,१,१; २,१; जैउ. १, ११,
१,१; २; ३; ५; ९; १०; २,१; १३,
१,४; जैआ. १, ४७५; २,२,४;
सा. १, १, ८; १४; गो. २,
२,१०; -र्थम् ऐ. ४,१६; ५,३;
४; ६,२४; ७,१५; ऐआ. ३, २,
१; शां. ६,५; १८,११; २१,२;
२२, ६; ७; ८; ९; २६,१२; १६;
२९,५; शांआ. २,१; ८,१; ९,८; श.
१,२,१,१२; ४,११-१४; २१;
३,१,४,२; ५,१,३२; ६,१,३,१४;
२,५,१४; ५,९,२; ६,३,३; ५,१,
४,११; २,४, १३; ४,४, १२; ६,
३,१,११; ५,२, २२; ११,२,७,
११; १२,२,४,५; १३, ६,१,१०;
११; ७,१,६; १४,८,१५,४; का. २,
१,४,१०; २,२,७; ८; १२; तै.
१,१, ९, २; १०, ३; ८, ६,४; २,
१,२,४; ३,४, २; ३; ११,४; ३,
२,४,६; ९,६; १०, ११,३; तैआ.
२,१९,१; ५,२,८; ४, १२; १३;
तां. १२,७, ६; ८, २; ८; ९, ९;
१०,१; १२,८; २१,१, ३; ९,८;
९; आ. १,२३७; जैआ. २,९,१;
सा. १,७,९; गो. १,२,२०; -र्थस्य
ऐ. ५,३; ४; ५; शां. १९,१०;
२१,२; २२,८; ९; तां. १०, ६,
४; ७,१; ८,१; ९,१; १०,१; ११,१;
१२, ५,११; २५; ७,१; २१,९,
१२; १५; १६; १०,४; -र्थो: तै.
३, ११, २,१; -र्थानि ऐआ. १,
३,४; -र्थे ऐ. ४,१; ५,४; ५; ६,
१९; शां. ३,४; १७, ४; २१,१;
२२,६; ७; ९; २५, ११; २९,५;

३०,३; श. १, ५,३, १६; १७;
१८; ४,१५; ८,३,६; २,५,२,४;
३,१; ४,५,९, २; ११, २,६,४;
१३, ४,३,८; का. १, ५,१, ३;
तै. १,२,२,३; ८,१,१; २,७,११,२;
तैआ. ५, १२,१; सा. १, ४,५,५,
११; ६, १; ३,७,३; तां. १०, ७,
२; १२,१०,३; २१,९, १०; १४;
जैउ. ४, ६,३, ६; गो. १, ३,९;
२,६,१; -र्थे ऐ. २, ५, २,
३०; ४; ३,८,१, ४; का. १,५,
१,२७; ३६; -र्थेन शां. २१, २;
२२,९; शांआ. २, १; श. १,६,
१,१०; १३; ६,३,१, ४०; ५,२,
६; तां. १०, १२,१; सा. ३,२,
५; ५,७; -र्थेषु तै. ३,११,२,१.
चतुर्थी-र्थी तां. १६, ५,५; १७;
श. १,७,२,७; ६, २,३,८; १०;
८, ४,१,३; २, १५; १६; ५,१,
१२; २, ७-१०; ७, ४, १५;
२१; ९,५,१, ३६; १०, १,१,७;
५,३; २,५,१२; ४, ३,१७; ५,३;
११, २,७,६; ष. २, २; ३, ७;
-र्थी: जै. ७१; -र्थीभ्य: शां. ४,
१४; -र्थीभ्याम् जै. १६२; -र्थीम्
शां. ७,४; श. ३,१,४,१५; ६,
२,३,७; ८, ४,१,१; २; ५, १,१;
६,३,१; ७,४, १५; १०, १,३,६;
४, ५; तै. १,६, २,६; ३, १२,
२,९,४, ७; तैआ. ७, ५, १; ष.
२,१; गो. १,१, २७; २,६,१५;
-र्थ्य: श. ८,५,३,५; -र्थ्यो श.
४,५,३,६; ६, १,४; ८,४,१, ३;
११,१,२,८; १३,५,४,१४; २३;
६, १, ३; -र्थ्यो: ष. २, २;
-र्थ्याम् श. १, ४,३, १४; -र्थ्यै
श. ८,६,३,१.

चतुर्थ-काल-पान-भक्त-क्त:
तैआ. १,३२,१.

चतुर्थ-मन्द्रातिस्वार्थ-र्थो: सं. २.

चतुर्थ-स्वर- -राः सं. २.

चतुर्थी(-र्थऽउ-)-दात्त-तम- -मान् सं. ३.

चतुर्दशन्- -श एआ. ५, २, ४; शां. २९, १; श. ८, ४, ९; ९, १, १, १६; ३, ४, ७; १०, २, ३, ७; ११; ४, ३, १६; १२, २, ४, १०; १३, ५, ४, ९; तै. ३, ९, ११, २; तां. ३, ९, २; २३, ५, ४; २४, १९, १; गो. १, ५, ३; ५; २, ६, १२; -शभ्यः तां. ३, ९, १; ११, १.

चतुर्दशन्- -शसु श. ९, ३, २, ८.

चतुर्दश(-न्+ङ्)- -शः ९, १, १, १६; -शाः तै. ३, ११, २, ३; -शान् गो. १, १, ५; -शेषु तै. ३, ११, २, २.

चतुर्दशी- -शी तां. २३, ३, ३.

चतुर्दश-घ्रा श. १०, ४, २, १२.

चतुर्दशा(-शऽअ-)-क्षर- -म् तां. १२, १३, २९; जै. ७४.

चतुर्देव- -म् गो. १, २, १६.

चतुर्धा(-र+धा) श. १, २, ४, १; ८, १, ४०; ३, ४, २, १; ६, ३, ५, ७, ५, २, ६, २; ११, ३, ३, ३; का. २, २, २, १; तै. १, ६, ६, १; २; २, ३, १, १; ३, ३, ८, ६; ७; तैआ. २, १८, १; ७, ५, ३; तां. ६, ५, १३; २२, ९, ४; जै. ११६; जैड. १, १५, १, ५; ११, २, १; ष. २, २; गो. १, २, ३; ५, २, ४.

चतुर्धा-विहित- -तः श. १, २, ३, १; -तम् श. २, ३, १, १७; ४, ३, ५, २, २; का. १, ३, १, १०; तै. १, ५, ९, ५; ६.

चतुर्नवति- -तिः गो. १, ५, २, ३.

चतुर्निधन(-ना-)- -म् श. १२, ८, ३, २६.

चतुर्बिल- -म् तै. ३, ७, ४, १६.

चतुर्भाग- -नाः जैड. १, १, ७, ५; -गम् श. ३, ६, ३, ५; -गेण

श. ३, ६, ३, ५.

चतुर्मात्र- -म् गो. १, १, १६.

चतुर्थ्युज- -म् जै. १३४; -जम् श. ५, ४, ३, ६.

चतुर्लोक- -म् गो. १, २, १६.

चतुर्वर्ग- -गेण सा. १, ३, ८; १०; ४, ३; ८; १३.

चतुर्वीहिन्- -हिणा तां. १६, १३, १२.

चतुर्विंशति- -तिः ऐ. १, २३; ३.

३९; ४, १२; १६; ८, ४; शां. ९, ६; १२, ३; १९, ८; शांआ. १, १; २, ५; ११; श. २, २, १, १७; २, ५; ३, ४, ४, २०; ४, १, १, १५; २, ४, २०; २१; ६, १, १२; ५, ४, ५, २१; ६, २, १, २१; २२; २३; २, ३१; ८, ३, ३, ११; ४, १, १८-

२४; १०, २, ५, ५; ६, १, ४, ३, १९; ५, ४, ८; १२, ३, २, २; का. १, २, १, ११; २, ४; तैआ. २, ८, १; ५, ६, २; ११, ३; तां. ४, १, १३; २, १२; ४, ११; ६, ३, ४; १०, ३, ३; १४, १, ११; १५, १, १०; ७, २; १५, १, १०; ७, २; १६, ७, ५; २३, २०, ४; २१, ३; जै. १३७; जैड. १, ४, ३, २; ३, ७, १, ९; ४, २, १, २; ष. ३, १; गो. १, ५, ५; -तिम्

शांआ. २, १०; श. २, २, २, ५; ४, १, १, १५; ६, १, १३; १०, २, ३, ४; ४, २, १७; १८; १३, ५, ३, ११; का. १, २, २, ४; तैआ. २, ८, १; -त्या श. १०, २, १, ३; ४, २, १८; तां. ४, ४, ११; -त्याम् श. १३, ५, १, १.

चतुर्विंशति-गव- -म् श. ७, २, २, ६.

चतुर्विंशति-प्रक्र(म-)-मा- -म् श. १०, २, ३, १०.

चतुर्विंशति-मान- -नम् तां. १८, ३, २; ३, २; -नानि तां. १८, ३, २; -ने तां. १८, ३, २.

चतुर्विंशति-योनि- -म् गो. १, १, ३१.

चतुर्विंशति-रात्र- -म् जै. १६४.

चतुर्विंशति-विक्र(म-)-मा- -मा श. ३, ५, १, १०.

चतुर्विंशति-विष- -म् शां. १६, ७.

चतुर्विंशत्य(-तिऽअ-)-क्षर, रा- -रम् जैड. ३, ७, १, ९; -रा ऐ. ३, २९; शां. १२, ३; श. २, २, १, १७; ३, ५, १, १०; ४, २, ४, २०; २१; ६, २, १, २२; १०, २, १, ३; का. १, २, १, ११; तां. ४, २, ५; १०, ५, ४ १६, १४, ४; १९, ५, ८; ८, ३; ११, ६; २०, ११, ९; २१, ९, ४; २२, ७, ६; जै. ९०; जैड १, ४, ३, २; ४, २, १, २; -रायै जै. ८९, -रासु तां ४, २, १९.

चतुर्विंशत्य(-तिऽअ-)-धैमास- -सः ऐ. ३, ३९; ८, ४; श. ६, २, १, २१; १०, ४, २, १८; तै. १, २, ६, २; जै. १३७; १६७; जैड. ३, ७, १, ९.

चतुर्विंशत्य(-तिऽअहन्)-ह- -हे श. ११, ५, ४, ८.

चतुर्विंशत्समित- -म् जैआ. २, ५, १०.

चतुर्विंश(-ति+ङ्)- -शः ऐ. १२; १७; शां. ६, १५; १९, ८; २६, ७; २७, ३; शांआ. १, १; श. ६, २, १, २३; ८, ४, १, १८; २, ७; १२, ३, २, २; तां. ४, २, ६; १०, ५; १४, १, १४; ६, ११; १५, ७, ८; १०, ६; ११, १६; १९, ५, ८; ११, २; ६; १८, ३; २०, १४, १; २१, ९, १; १०, ३; २४, १४, १; जै. १५३; गो. १, ५, ५; २, १, २, ६; -शम् ऐ. ४, १२; १४; शां. १९, ८; श. १२, १, २, २; ३, ९; ४, १; २, १, २; ३, २; ५; ११; ३, १, ३; तां. ४, २, ४; ६; १०, ५; ६; १०, ५, ४; २०, ११, २; २१, १, २, २.

चतुर्विंशति-प्रक्र(म-)-मा- -म् श. १०, २, ३, १०.

चतुर्विंशति-मान- -नम् तां. १८, ३, २; ३, २; -नानि तां. १८, ३, २; -ने तां. १८, ३, २.

७,१;८,१; १०,१; २२, ७,१;६;
 २४,१४,२;३;१८,१;२०,१;२५,
 १,१; २,१; जै. १५३; ष. ३,
 १२; गो. १, ४, ९; १०; १४-
 १७; २२; ५, २; ३; -शस्व ऐ.
 ४,१२; तां. ३,८,३;४,२,७;१९;
 -शा: श. १३,५,४,१०;२०; तै.
 ३,११, २,३; तां. २१, ६,१; ९,
 १; ४;१०, ४; -शात् ऐआ. ५,
 १,१; -शानि ऐ.४,१२; -शाय
 श. १२,२,३,११; गो. १,४,२२;
 -शे ऐ. ५,२९;६,१८;२३; शां.
 २९,८; ३०,१० श. १२, १,३,
 २३; तै. २,७,१८,२; गो. १,४,
 १३; २,५,१५; ६,५; -शेन शां.
 १९,३; श. ८,४,२,७;१२,२,३,
 १०; गो. १, ४, २,१; -शेषु तै.
 ३,११,२, ३; -शौ शांआ. २,५;
 श. ९, ३,३,१९; तां. १६, १४,
 ३; १९,८,२.
 चतुर्विंशत्त्व- -म् ऐ. ४,१२.
 चतुर्विंश-महावत्- -जे श. १२,
 २,२,१९.
 चतुर्विंशै(-शङ्ग)-कर्विश- -शौ
 तां. १६,१०,५.
 चतुर्विंश- -ध: श. ७, १,१, १८;
 -धस्य गो. १, ५, २४; -धा: श.
 १०,२,६,१४; -धै: गो. २,२,५.
 चतुर्वेद- -म् गो. १, २,१६.
 चतुर्वेद- -म् सं. २,७,२.
 चतुर्वेद(-रू/हे)- -त: तै.२,३,११,
 ४; -तम् तै. २,३,११,४.
 चतुर्वेद(-रू/हु)- -ता तै. २, २,
 ३,२;५;८,२; ३,१,१; ३; ६,४;
 ११,४; तैआ. ३,७,२; तां. २५,
 ४,२; -तार: ऐ. ५,२३; तै. २,
 २,१,४; ६,३; ३,१,१; ३;५,१;
 ५;११,४; ३,१२,५,१;११; तैआ.
 ३,११,२; -तारम् तै. २, २, २,
 १;३,५; ४,१;८,३;११,१;२;३;

७,२; १०, २;४; ३, १२, ५,५;
 तैआ. ३, ११,२; तां. ४, ९, १३;
 -तु: तै. २, २, ११, २; ६;
 -तृभि: तै. २,२,८,१;४; -तृभ्य:
 तै. २, ३, ५, ५; ३, १२, ५,१;
 -तृषु ऐ. ५,२५; -तृगाम् तै. २,
 २,११,६; ३,१, १; २;५,५;६;
 ३, १२,५,१;२; तैआ. ३, ११,
 ३; -तृन् ऐ. ५, २३; श. ४,
 ६,९,१८; तै. २, २,६,३; ८,३;
 ३,५,५; ७, १; ३, १२, ५,१०;
 -त्रा तै. २, २,३,५; ४, २; ८,
 २;४.
 चतुर्वैतृत्व- -म् तै. २, ३, १,
 १; ३,१२,५,१;२.
 चतुर्वैत- -म् गो. १,२,१६.
 चतुश्च(-रूच-)-क- -क: जै. १६८;
 -कम् जै. १६८; -क्रेग जै. १६८.
 चतुश्चवार्तिश- -व शां. १६, ७;
 २५,७;८; २७,३; तां. २५,१०,
 १६; -उम् शां. ३०, १०; जैउ.
 ४,२,१,५.
 चतुश्चवार्तिशङ्क(र→)रा- -रा
 शां. १६,७; श.८,५,१,११; जैउ.
 ४,२,१,५.
 चतु(-रूच-)-इवार्तिश- -श: शां.
 २६,७; श. ८, ४,२, ११; ५,१,
 ११; तां. १४, ७,१०; १२, १०;
 जै. १५३; -शम् श. १०, ४,
 २,७; तां. २१,८,१;२५,१,१;२,
 १; जै. १५३; -शस्य तां. ३,
 ९,३; ४; -शा: श. १३, ५, ४,
 १०;२०; तां. २१, ६, १; -शेन
 श. ८,४,२,११;५,१,११.
 चतुष्कपाल- -ल: तां. २१, १०,
 २३.
 चतुष्कवस्(ः)† तै. २,३,६,१.
 चतुष्टय- -यम् शां. २, १; ३,२;७;
 १९,४; २८, ७; शांआ. १, २;
 तैआ. १,२,१; -या: ऐ. ३, ४३;

शां. १६, ३; ११; २६,९; २८,
 १०; २९, ८; ३०, १०; ११;
 गो. २, ५, १०; -यानि ऐ. ८,
 १६.
 चतुष्टयी- -त्री: श. १३,१, १,४;
 -य्य: तै. ३,८, २,१; तैआ. १,
 २४,१.
 चतुष्टोमां- -म: -मस्य तै. १, ५,
 ११,१.
 चतुष्टोम- -म: ऐ. ३, ४३; शां.
 ११,६;१४,५; १६,७; श. ८,४,
 १,२६; २,१०; १३, ३,१, ४;
 ३, १; तां. ६, ३, १६; १९,
 ५,१; २१, ४,१;४;६; १२, ७;
 २२,१५, ८; १८, १; ६; -मस्य
 श. ११, ५,२, ९; -मेन श. ८,
 ४,२,१०; १३, ३,१,४;२,१; तै.
 ३, ९,९, १; तां. २१, ४,४; जै.
 ९०.
 चतुष्टोम- -म् तै. १,५,११,१.
 चतुष्पञ्चाशत्- -त् श. ६,२,२,३७.
 चतुष्पथ- -थ: का. १, ६, २, ४;
 -थम् श.२,६,२,७; -थे श. २,
 ६,२,७; का. १, ६,२,४; तै. १,
 ६,१०,३; सा. २,६,१२; १४;३,
 ६,१२.
 चतुष्पदा(←राद्)- -इया ऐ. १,
 १७; तै. ३,२,७,६; -दा श. ९,
 ३,१,१७;११,२,२,२; तां. १२,
 ९,९ -दा: ऐ. ५,५; जै. १६९.
 चतुष्पाद्(→ष्पाद्)- -ष्पद: शां.
 ८, १; श. १४, ५,५, १८; तै.
 १,२,१, २५;४,१,५;२,१,३,९;
 ३,३,११,२;९,१२,३; तां. ७,७,
 ४; जै.१९;५०; -ष्पदाम् श. ७,
 ५,२, ३५; -तां. २०, १४, ६;
 -ष्पदे श. १, ९,१, २८; ६,६,
 ४,७;७,२,४; ९, २,३, २५; तै.
 १,१,७,१;८,५; २,१,२३; २,६,
 १६,१;३,१,३;५,११,१;७,८,

† स्वरस्तु विमर्शापेक्षः । † 'कृत्वस्' इत्यत्र टि. द्र. ।

२, ११, ४, १; तैआ. १, ९, ७; छ, ४२, ५; तां. ६, ९, ७; मं. १, २, १७; १८; २, ६, १; -ष्पात् ऐ. ८, २०; शा. १, ९, १, २८; ८, २, ३, ६; ४, २, ७; ११, २, ५, २; तै. ३, ३, १०, ३; ७, ५, ९; जै. १६१; जैउ. १, ११, १, १; ९; २, १; गो. १, २, ९; २४; ३, १; ५, २५; २, २, ५; -ष्पात्सु ऐ. २, १८; ३, ३१; ५, ३; १७; १९; २१; ६, २; ऐआ. १, १, २; ५, १; जै. १००; -ष्पादः तै. २, १, ३, ५; ३, २, ७, ६; ३, ५, ३; ४; १२, ६, ४; तैआ. ५, २, १; जै. १५५; गो. २, १, ४; ३, १६; ४, १८; ५, १०; -ष्पादम् तै. २, १, ३, ९; ९, १२, ३; -ष्पाद्धिः तै. ३, ७, २, ५; जै. १५३.
चतुष्पदी- -दी ऐ. २, ३८; शा. १, ८, १, २४; १४, ८, १५, १०; तै. २, ४, ६, ११; ३, ३, ५, ४; तैआ. १, ९, ४; जै. ८९; -दीम् शा. ४, ५, २, १२.
चतुष्पाद- -दाः ऐ. २, १८; ३, ३१; ५, ३; १७; १९; २१; ६, २; ऐआ. १, १, २; ५, १; शां. १६, ३; ११; २६, ९; २८, १०; २९, ८; ३०, १०; ११; शा. ३, ७, ३, २; ६, ८, २, ७; ७, १, १, ३; ८, ३, २, ९; १०; ४, ८; १०; ११, २, २, २; २; तां. ३, ८, ३; ४, ४, ११; ५, ४, ८; १०, ३, १३; १६, १६, ५; १९, ५, ३; २१, १२, ७; २२, १५, ८; २३, २८, ५; जै. ८९; -ङ्गै ष. ५, १२; -ङ्गैः शा. ८, ३, ४, ८; १०.
चतुष्पर्व- -र्वाः ऐआ. १, २, २.
चतुष्पर्वन्- -र्वाणः गो. २, ३, १६; ४, १८.
चतुष्पुत्र- -त्रः जैउ. २, २, ३, ५.
चतुस्तना- -ना शा. ६, ५, २, १८; ३,

तै. ३, ३, ५, ५.
चतुस्त्रोम- -मः, -मम् ऐ. ३, ४३.
चतुस्त्रिंशत्- -त्त शा. ४, ५, ७, १; २; ५; ५, १, २, १३; ३, ४, २, ३; ७, १, २, २; १०, ५, ४, ८; १२, २, २, ७; १३, ५, १, १८; तां. २४, ५, ३; -तम् शा. ४, ५, ७, ५; १२, ६, १, ३७.
चतुस्त्रिंशदक्षर, रा- -रम् शां. १७, १; -राः शां. १७, १; तां. १२, १३, २४.
चतुस्त्रिंशद्- (त्+ङ्) -शाः ऐ. ४, १८; शा. ४, ५, ७, २; ५, १, २, १३; ३, ४, २, ३; ८, ४, १, २३; १२, २, २, ७; ६, १, ३; तै. १, ८, ७, १; २, ७, १, ३; ४; तां. ४, ५, १०; १०, १, १६; १२, १३, २४; १७, ११, ३; २२, ७, १; ५; २४, ४, ३; जै. १३९; -शाः ऐ. ४, १८; तां. ४, ५, १०; -शे शा. १२, २, १, ७.
चतुस्त्रिंशद्-पवमान- -नः तै. १, ८, ७, १.
चतुः(र-र-रा-रा)त्र- -त्रः तै. ३, १०, १०, ४; -त्रम् जै. १५४; -त्रस्य तां. १२, ९, ८, १८; -त्रेण सा. २, ५, ६.
चत्वारिंशत्- -त्त शां. १७, ३; १८, ३; २७, ३; शांआ. ८, २; शा. ८, ५, २, १७; १०, ४, ३, १८; तां. २४, ९, २; ३; १०, २; गो. १, ५, ५; -तम् शां. ३०, १०.
चत्वारिंशच्छत- -तानि ऐआ. ३, २, २.
चत्वारिंशत्प(द्→)दा- -म् शा. ७, ३, १, २७.
चत्वारिंशदक्ष(र→)रा- -रा शां. १७, ३; शा. १३, ६, १, २.
चत्वारिंशद्विष्टक- -कान् शा. १०, ४, २, १५.

चत्वारिंशद्वात्र- -त्रः शा. १३, ६, १, २.
चत्वारिंश- -शाम् तां. २५, १, १; २, १; -शे शा. १०, २, १, ६; -शेषु शा. १०, २, ६, ८.
चन् ऐ. १, ६; ७; २, ३४; ४०; ४१; ३, १७; २३; ४४; ४९; ६, १५; १८; ७, २०; २१; ऐआ. २, १, ६; ३, ८; ३, १, ३; ५, २, ४; शां. २, १; ७; ९; ६, २-८; शांआ. १, ८; ५, १; २; ३; ७; ८; ६, १९; ७, २३; १२, ६; १३, १; शा. १, २, १, २, ४; २, १९; ४, ५; ५, ९; ५, ३, २, ५; ६, ३, १, ३; ७, ३, ४; १३; ४, १५; ८, ३, २, ४; का. १, १, १, ३; १०; २, २, ९; १२; ३, २, ३; ३, ३, ६; ४, १, २, २; २, ६; २, ७, ९; तै. १, ३, ९, २; ५, ५, १; २, २, ८, १; १०, ४; ५, ५, ५; ३, ७, ६, १७; २, ४; ९, १, २, २; तैआ. ६, ९, २; ८, ९, १; १०, १, २; ३; ६, २, १; जै. ३८; ४७; ५३; ८९; ९१; ९५; ९९; ११७; १३९; १५५; जैउ. १, २, १, १४; ४, १, १; २; ६, १, ८; ९, ३, ५; १०, १, १०; २, ३; १४, ४, ५; ६; १६, ३, ८; २, ४, ३, १; सा. २, ८, १; ष. १, ५; गो. १, १, ९; १५; २, ६; २, २; ३, २, ०.
चनस(✓चन्) -नः शा. ४, ४, १, ६.
चनोष्ठा- -धाः शा. ४, १, ६.
चनोहित- -तः तां. ११, ५, १.
✓चनसि, चनसयन्ति गो. १, ३, १९; २, २, २३.
चनसित-व(त्→)ती- -म् गो. २, २, २३.
चन्द्रन्(✓चन्द्र) -नेन सा. ३, ९, ३.
चन्द्र, न्द्रा- -न्द्रं मं. १, ४, ३; ६, १२; -न्द्रः शां. ३, ५; ६; ४, ३; शा. ६, २, २, १६; १७; १४, ३, २, ११; ४, १, १७; ३, २०; ५, ५, ७; ६, १, ७;

† 'चतुष्पद्' इति सुपा. । ‡ 'चतुष्पदाः' इति सुपा. । § 'चतुष्पदाः' इति अज. सुपा. ।

तैआ. ४, १, १; जैउ. १, २, १, ७;
 ४, १२, १, १३; १४; ष. ४, ६;
 -न्द्रम् शा. ३, २, ४, १४; ३, ३,
 ४; ६; ७, ३, १, २, २; १०, ३, ३, ८;
 १४, ६, २, १, ३; ९, १, १९; तै. १,
 २, १, ४; ७, ६, ३; २, २, १०, ३;
 ७, १३, ३; ३, १, २, ७, ५; गो. १, ५,
 २४; -न्द्रस्य शा. १४, ५, ५, ७;
 -न्द्रा शा. ३, ३, १, २; तै. २, ८,
 ९, १, २; -न्द्रा: शा. ७, ३, १, २०;
 तै. १, ७, ६, ३; तां. १५, ३, १;
 २; -न्द्राणि शा. ३, ३, ३, ७;
 -न्द्रात् शा. ११, ८, ४, ६; -न्द्राय
 शा. १४, ३, २, १, १; सा. १, ८, १, ३;
 -न्द्रे शा. ४, ५, ८, १०; -न्द्रे
 शा. १४, ५, १, ३; ५, ७, ६, ९, १४;
 -न्द्रेण शां. ७, १०; शा. ३, ३, ३,
 ६; १४, १, १, ७; ७, १, ३; तै. १, ७,
 ६, ३; २, ६, ४, ६; तां. ६, ६, ११.
 चन्द्नी-द्वी तै. २, ६, ८, १; ११,
 २; ३, ६, २, १.
 चन्द्र-ज्योतिस्-ति: शा. १४,
 ७, १, ३.
 चन्द्र-तारक-कम् शा. १४, ६,
 ७, १, ३; -कात्, -के शा. १४, ६,
 ७, १, ३.
 चन्द्र-दक्षिण-गा: शा. ४, ३, ४,
 १६.
 चन्द्र-लोक-का:, -केषु शा. १४,
 ६, ६, १.
 चन्द्र-वत्-वता तै. २, ५, ४, १;
 -वान् तै. २, २, १०, ४.
 चन्द्र-वर्ग-गर्णानाम् तैआ १,
 १२, १.
 चन्द्र-मस्-मस: ऐ. ८, २८; ऐआ.
 २, १, ७; शा. ८, १, २, ८; ९, ४, १,
 ९; ११, ८, ३, ११; १२, ४, ४, ७;
 १४, ४, ३, २, ९; तै. १, ४, १०, ७;
 ५, ८, १; १०, ५; २, २, १०, ३; ३,
 १, ६, १; ११, १, ११; तैआ. १,

२२, ४; ३, ९, २; १०, ६, ३, १; ६४,
 १; जै. ११७; जैउ. १, ११, १,
 १०; २, २; ष. ४, ६; -मसम् ऐ.
 २, ४१; ७, ११; ८, २८; शां. ३,
 १; ४, ४; ६, १; २१, २; २२, ९;
 शांआ. ३, २; ४, ८; ९; १२; १०, ५;
 ११, १; शा. १, ६, ३, १, ७; १, २, ३, ७;
 ६, १, २, १०; ७, ४, ७; ९, १, २, ३, ९;
 १०, ६, २, ३; ११, ६, २, ७; ८, ३,
 ५; १४, ८, १, २, १; तै. १, ४, १०, २;
 ३, १०, २, १; तां. १७, १३, १, ७;
 जै. १२४; जैउ. १, १५, २, १;
 ३, २, ५, १०; ३, ४, ६; ९; ५, ८, ९;
 १०; १४; ९, २; गो. १, १, १, २;
 २०; ३९; ५, १९; -मसा शा. १०, ६,
 २, ९; ११; ११, ४, ४, ५; तै. २, ८,
 ९, १; तैआ. ७, ५, ३; -मसि ऐ.
 ४, २७; ऐआ. ३, २, ३; शांआ.
 ४, ८; ६, २; ४; ८, ४; शा. १, २, ५,
 १८; १९; ६, ७, १, १९; १४, ७,
 १, ४; ५; ६; का. २, २, ३, १७; तै.
 १, १, ३, ३; ३, २, ९, १३; १४; ११,
 १, १३; तैआ. ३, ११, ५; जै. ७;
 जैउ. १, १३, २, ७; १४, २, २; ४,
 ११, ५, १३; मं. १, ५, ११; १३; गो.
 १, ३, १४; -मसे शा. १३, २, ७, ७;
 तै. ३, १, ६, १; ४, १७, १; १८, १;
 १०, ७, १; तैआ. १, १२, १; ३, २,
 २; १०, २, १; ३, १; ४, १; जै. १३२;
 -मा: ऐ. २, ४१; ७, ११; ८,
 २८; ऐआ. २, १, ५; ७; ४, १; २;
 ३, २, ४; शां. ३, १; ४, ४; ६, १;
 ७; ७, १०; १२, ५; १६, ५; शांआ.
 ३, २; ४, १२; ७, ६; १०, १; ५; ११,
 २; ५; ६; शा. १, ६, ३, २४; ४, ५;
 १३; १५; १८; ७, २, १८; २, ४, २,
 २; ७; ४, ५; ४, २, १, १; ६, ७, १२;
 ६, १, २, ४; ३, १६; ५, १, १; ७,
 १, १९; ७, १, २, ७; ३, १, ४, ६; ८,
 १, २, ७; ३, ३, ११; ४, १, १०;

५, २, १२; ९, १, २, ३९; ४, १, ९;
 १०, ३, ३, ७; ८; ४, १, २१; २२;
 २, १; २७; ५, २; ५, ४, १७; ६, २,
 ३; ६; ९; ११; ११, १, १, १; ३, ३;
 ४, ४; ५, ३; २, ४, १; २; ५, १; ३; ७,
 ६; ४, ४, १; ५, ७, १०; ६, ३, ६; ८,
 २, १; ३, ११; १२, १, १, २; ४, ४,
 ७; ८, २, ३; १३, २, ६, ११; १४,
 ४, १, १७; ३, ३; ६, ९, ४; ९, १,
 १२; का. १, १, २, १२; ३, ३, २;
 ७; ४, ९; तै. १, ४, १०, १; ७; ५,
 १०, ५; २, ३, ३, १; २; ६, १; ४, ६,
 ७; ५, ७, ३; ७, ८, २; ३, १, ६, १; २,
 ३, ४; ७, ७, ६; ९, ५, ४; १०, १, ४;
 ८, ५; ११, १, १२; तैआ. १, ८, ४;
 ११, २; २०, १; २२, १; ४; ३, ७,
 ३; १२, ६; ४, ४, २, ५; ५, ७, १०;
 १२, १; ७, ५, २; ७, १; १०, १, २;
 तां. १७, १३, १, ७; जै. ९; १०; ६;
 १२४; १७५; जैउ. १, १, ३, ४;
 ५, १, २; ९, १, ५; ११, १, ३; ५; २,
 ४; ११; १२, २, ९; १५, २, १; १८,
 २, ७; २, १, २, २; ४, २, ३; १२; ५,
 ३, ५; ३, १, १, ५; २, ६; २, १, ३;
 ५, ८; ३, २, ६; ३, ११; १२; ५, ८,
 १५; १७; ६, ५, १, ७; ७, २, २;
 ४, ७, १, १; २; ११, १, ९; ११; ३, ५;
 १२, २, १; २; ४; सं. २; ष. २, ४;
 ५; १०; ४, ६; गो. १, १, १३;
 २९; ३३; २, ९; १६; २२; २४;
 ३, १४; ४, २; ५, १४; १५; २५; २,
 १, ९; १०; ११; -मा: ऽइव ऐआ.
 ५, १, १; शांआ. ८, ७.
 चन्द्रमस्त्व(-स्+त्व)-म् तै. २,
 २, १०, ३.
 चन्द्रा(-द्रआ)-दित्य-त्थौ ष.
 ४, ७.
 चण्ड-म् शा. १२, ७, २, १३; ९, १,
 ३; तै. २, ६, ४, ४.
 चमसू(चम्)-स: ऐ. ८, ५; ८; १७;

शा. १, ४, २, १४^३; छ, २, १,
२९; १४, ५, २, ४; ५^३; ९, ३, २, १;
तै. ३, ५, ३, २; तैआ. ६, १, ४;
-सम् ए. ७, ३२; ३३^३; शांआ.
२, १८; शा. छ, ४, २, १७; ३, १०;
५, ४, ५, ३; ९, ३, ४, १७; १२, ५,
२, ७; तै. १, ४, ५, २; ३; ४; ९, १^३;
२^३; तैआ. ६, १, ४; तां. १८, ९,
४; जै. २०९^३; ष. २, ७; -सस्य
ए. ७, ३४; शां. २८, ४; -सा:
शां. २८, ४; तां. १८, ९, ४; जै.
१३९; -सान् ए. ७, ३०; ३३^३;
३४; ऐआ. ५, ३, २; २५, ९; शां. २८,
२; ३; २९, २; ३०, १; शा. छ, २,
१, ३१^३; ११, ४, २, १६; १७; १३,
२, ७, ३; तै. १, ४, १, ३; तां.
१८, ५, १५; जै. १४२; गो. २,
३, ६; ४, ६; -सानाम् ए. ७, ३१;
जै. १३९; -से ए. ८, ५; १७;
शा. छ, २, ४, १; ३, ५ १८; १४,
९, ३, १; -सेन शा. १, ४, २, १४;
छ, ३, ५, २, १; ७, २, ४, २; १४; ९,
३, ४, ४; -सेषु शा. ५, १, २, १९;
१२, ६, १, २७; -सै: शा. १३,
२, ७, ३; तां. २५, ४, ४.

चमस-हस्त-स्त्र: जै. २०९.

चमसा(-सअ)-ध्वयु- -ध्वयव: शा.
छ, २, १, २९; ष. २, ५, ६; ७; १०;
-ध्वयव: शा. छ, २, १, २३; तै. ३,
१२, ९, ४^३; तां. १८, ५, ४; ९, ४;
जै. १४२; ष. २, ४-८; १०^३;
गो. १, १, १३; -ध्वुगाम् गो. १,
३, १८; -ध्वो शा. ३, ९, ३, १६.

चमू-सूड्व तै. १, ४, २, १; -ध्वाम्
शा. १३, ८, २, १; -ध्वो: ऐ. ७, १७.
चमू-सुव(✓सु)-म् शा. छ, ५, ४,
१०.

चञ्चिष्- -ष: शां. २५, ७.

चयन(✓श्चि)- -स्य शा. ९, ५, २,

११; १०, २, ५, १.
✓चर, चरति ऐ. १, ३; २, ३४; ७,
२३; ऐआ. २, १, ६; शां. छ, ४,
५; २५, १३; ३०, ८; शांआ. ६,
१५; शा. १, १, २, २२; ८, १, ११;
२, ५, २, २०; ६, २, ७; छ, ३, १, ३;
४; ६, ७, १८^३; ६, ४, ३, ४; ११, ३,
३, ७; १३, ३, ८, ४; १४, १, ४,
१०; ५, ४, १९; ९, ४, ३^३; का. १,
५, १, १७; २, १, २, १५; तै. १,
५, ३, ४^३; ३, ७, ६, ३; चरति शा.
१, ५, ३, ११; ४, ३; ७, ४, ३;
२, १, ४, २९; ३, ४, १, २५; ८, १,
४; ४, ८; ९; ९, १, १२; छ, १, १, ७;
३, १, ३; ४; ५, २, ११; ६, ७, २०;
१०, ३, ५, ३; ७; १३, २, ६, १०^३; ३,
८, ४; ५, २, १२^३; १४, १, १, २८^३; का
१, १, ४, २, ६; २, ३, ८; ६, २, ४; तै. १,
३, १०, १०^३; २, १, १, ३; ७, ८, १;
१५, १^३; २; ३, २, ४, ७; ७, ६, ४; ९,
५, ४^३; तैआ. ३, १३, १; ६, ४, २;
१०, १, १; ३, १, १; तां. ७, ९, ४; जै.
९५^३; १०१; २०३; जैउ. १, १,
४, ४; १६, १, ८; १७, २, २; १८, २,
१; ३, २, ४, ४; ६, २, ६; ९, ३; सं.
५; मं. २, २, १५; ष. २, ३; गो.
१, २, ७; ९^३; चरत: शा. २, २,
१, २; का. १, २, १, १; चरत: शा.
२, ५, २, ३०; ४१; छ, ३, १, ११;
तै. २, ७, १२, १; २; ८, ९, १^३; २;
३; तैआ. ६, ३, २; जै. १६८;
१८६; चरन्ति ऐ. १, ११; २६^३;
२, २९; ३, २७; ४०^३; ४४^३; ५, ३;
७, ३२; ऐआ. २, ३, १; शां. ३,
९^३; ५, ५^३; ६^३; ७^३; ७, १; १०, ३; ५;
१२, ६^३; १३, २; ५^३; ९; १५, १^३;
१६, १^३; २; ५; ६ १८, ६; १०; १२,
६^३; २९, २^३; ३०, १^३; ११; शा.
१, २, ४, २; ५, २, १५; १९; ७, ४,

१९; २, ४, २, १५; ३, ६, २, २०;
८, १, २; २, २९; ५, ११^३; छ, ४,
१, १५; ६, ७, १९^३; ६, २, २, १३^३;
१०, २, ५, ३^३; १५; ११, २, ६, ५;
७, २, ७; १२, १, ३, ३; ८, १,
१८; १४, ९, ४, ४; का. १, ३,
३, १३; २, २, २, १^३; तै. १, ६,
९, ८; १०, ५; २, ५, ५, ५; तैआ.
१०, १०, १; चरन्ति शा. १, १, १,
५; ५, २, ७^३; ७, ३, १४; ८, २,
१२; ९, २, ८^३; २, २, ३, १६^३; ६, १,
१९^३; २०^३; २३; ३, ४, २, ८; ८,
१, २; २, २९; ९, ३, ८; ९; छ, १, २,
१५; ५, २, ३; ६, ५, १; ५, ४, २,
५; ९, ४, १, ४; ५, १, ५७; ११, २, ७,
३२; १२, ९, ३, १४; १४, १, १, ३३;
२, २, ४; ३, १, २९; ६, ४, १; ७, २,
२६; का. १, २, ३, १३; ३, ३, १३;
६, १, १३^३; २, १, १, ४; तै. १, ५,
३, ३; तैआ. ५, ८, १२; १०, २^३;
तां. ५, ६, ११; १७, १, ३; ९; २४,
११, ५; २५, ५, १; २; जैउ. १, ३,
१, ५; ७; ९; २, १; जै. ४८; १२५;
१५१; मं. २, ३, ४; गो. १, २, ४^३;
४, ८; २, १, २३^३; २४^३; २५; २, ६,
३, ७; ४, ८; १०^३; चरसि शा. ६, ४,
३, ४; चरसि का. १, ५, १, १७; जै.
१५९; चरथ तैआ. २, ७, १;
चरामि शांआ. ७, २३; तै. ३,
७, ९, ८; चरामि शा. ११, ५, १,
१०; १३, १, ३, २; तै. २, ८, ८,
१; ३, ८, ६, ३; तैआ. २, ३, १;
जै. १३६; १९४; चराम: जैउ.
१, १७, ३, २; चचार ऐ. ७, १४;
१५^३; शा. १, १, ४, १; ८, १, ७; १०;
३, ५, १, २१; ९, १, ४; छ, १, ५, ३;
५, ५, ४, ११; ११, १, ६, ७; ५, १,
४; १२, ७, १, १०; का. २, १, ३, ८;
जै. १००; १४०; १५२; १७८;

†-नुः' मुपा. स्वरस्तु दुर्घटत्वाच्चिन्त्यः। ‡ = ऋ. १, ५६, १. 'चमू (=चमस)-ऽड्व' वकारस्वरः इति सा. ।

ईएकत्र 'रन्ति' इति अज. W. मुपा. स्वरश्च चिन्त्यः ।

जैल. ३, ६, १, २; ष. १, १; चेरतुः
 श. ४, १, ५, ८; जै. १२८; १८६;
 चेरुः श. १, २, ३, २; ५, ७; ५, ३, ३;
 ६, २, ३; ७, २, २; ३; २; २६; २,
 २, २, ९; ५, १, १२; ३, ७, ३, १, ९,
 ४, १४; ४, २, ४, १२; ५, ४, २, ६,
 ४, १; ५, १, १, १, २; १०, ४, ३, ६;
 ११, १, ६, १६; ८, १; २; ५, ९, ४;
 १४, १, १, १, ७; २, २, ४, ४; का. १,
 ४, ३, १०; २, २, ३, ७; जै. ४७;
 १७२; जैल. ३, २, २, ५; चरि-
 ष्यति जै. ११५; गो. १, २, ६;
 चरिष्यन्ति श. ३, ६, २, २०; ८, ३,
 २८; चरिष्यसि श. १, ४, ३, १६;
 चरिष्यथ गो. १, ३, २०; चरि-
 ष्यामि श. १, १, १, २; का. २, १,
 १, २; तै. ३, ७, ४, ७; ८; तैआ. ४,
 ४१, ३; ४; मं. १, ६, ९-१३;
 चराति ऐ. ७, १५; चरतु ष. १,
 १; चरताव मं. १, ६, १४; चर ऐ.
 ७, १५; श. ४, ५, ३, १०; तैआ.
 ७, ११, १; चराणि तै. २, १, १, ३;
 मं. २, ३, २०; ष. १, १; चराम
 श. ४, ६, ७, १६; तै. १, ५, ९, ४;
 चराम तै. १, ५, ९, ४; ३, ७, १२,
 ६; अचरत् ऐ. ६, ३५; श. ३, ५,
 १, २४; २, ८; ५, १, ४, १०; तै. ३,
 ७, ६, १२; अचरत् श. १०, ६, ५,
 १; तै. २, २, ८, ५; तां. ८, १, ४;
 १३, ६, ९; १४, ३, १०; गो. १, १,
 १६; अचरन् ऐ. ३, २५; श. ६,
 ८, १, १; अचरन् श. ४, १, १, ७, ६,
 ७, १७; २, ५, १, २६; तैआ. २, ७, १;
 अचरः तै. १, २, १, २; अचरम् श.
 ११, ५, १, १०; अचराव जै. ९५;
 चरेत् शां. १९, ७; चरेत् शां.
 २५, १५; श. २, ३, ३, १४; ३, ६,
 ३, ३; ९, ५, १, ५४; ११, १, ८, ४;
 १४, ४, ३, ३४; चरेत् श. ४, ६,

७, २१; ९, ५, १, ५४; ११, ५, ४,
 १६; १७; १४, ४, ३, ३४; तैआ.
 १, ३२, १; सा. १, ५, ३; गो. १,
 २, ५; ३, २१; चरेयुः ऐ. ३, ४४;
 ७, ३४; शां. ८, ९; ९, १; श. ४,
 ५, २, २; १२, ४, ३, ३; चरेयुः श.
 १३, ५, ३, १; ५; तां. ९, ९, १५;
 गो. २, ४, १०; चरेयम् तै. ३,
 १०, ११, ३; अचारीत् श. २, ४,
 २, ११; अचारिषुः श. ४, ६, ९,
 २०; अचारिषुः श. १, ८, १, ४३;
 २, ६, १, ३७; ३९; २, १८; का. १,
 ६, १, २५; अचारीः श. १४, ६,
 १०, १; अचारिष्टम् श. ४, १, ५,
 १४; अचारिष्ट श. १, २, ५, २६;
 का. २, २, ३, २३; जै. ४७; अचा-
 रिषम् श. १, १, १, ३; का. २, १,
 १, ३; तैआ. ४, ४१, ६.
 चर्यते श. १, ९, २, ८; जै. १२८;
 चर्याते श. ४, ६, ७, ९; १०.
 चारयति शां. ३०, ८.
 चिचरिषति श. ६, ४, ४, १९;
 चिचरिषेत् श. ११, १, ८, ४.
 चरक-काः श. ४, १, २, १९; ६,
 २, २, १; १०; १४, ६, ३, १; -केश्यः
 श. ४, २, ४, १.
 चरकाचार्य-म् तै. ३, ४, १६, ११.
 चरका(-कऽअ-)-ध्वर्यु-र्यवः श.
 ३, ८, २, २४; ४, २, ३, १५; ८, १,
 ३, ७; ७, १, १४; २४; -र्युः श.
 ३, ८, २, २४.
 चरण-गम् श. १, ३, १, १; ९, २, २७;
 २, ६, २, १७; ३, ४, १, ५; ४, ४,
 ४, ५; ११; ५, २, ३; १०, ३, ५, ३;
 का. १, ६, २, ८; २, २, ४, १; तै.
 ३, १२, ३, ४; ४, ६; ७; तैआ. १०,
 १, ११; -गानि श. ३, ३, ४, १८;
 -गाय ऐ. २, २; श. ४, ६, ८, १७;
 -गे तैआ. ४, ११, ८; -गेन

तै. ३, १२, ४, ६.
 चरण-वत्-चान् गो. १, २, ५.
 चरत्-रतः ऐ. ७, १५; श. १२,
 २, ३, १२; जै. १६८; -रन् ऐ.
 ७, १५; श. १, ६, ३, १३; ३, ५,
 १, १६; तै. ३, ७, ६, १६; ९, ४, १;
 तैआ. १, ११, ६; तां. ९, २, १९;
 १२, १२, ६; १३, ४, १७; १५, ३,
 २५; जै. ४०; ७८; ७९; १७८; सा.
 १, ६, २; ४; ५; ८; ९; ७, २, ९; १२;
 ८, १; २; ३; ३, ७, ३; गो. १, ५, ५;
 -रन्तः श. २, १, १, ७; ६, ८, १,
 १; का. १, १, १, ५; -रन्तम् ऐआ.
 २, १, ६; श. ३, २, २, २७; ११,
 ३, ३, ७; १३, २, ६, १; ५, ४, २२;
 १४, १, ४, १०; तै. २, ८, ४, ८;
 ३, ९, ४, १; तैआ. ३, ११, १; ५;
 ६; ४, ७, १; ५, ६, ५; जै. १३६;
 १७२; जैल. ३, ६, ९, १; ३; गो.
 १, १, ३२; -रन्तौ श. ४, ६, ७,
 ९; जै. १४७.
 चरन्ती-न्तीः जैल. ३, ४, १, ४.
 चरथ-थम् जै. ११७; -थायु ऐ.
 २, २.
 चराचर-रम् तैआ. ३, ११, १३
 तां. १७, १, १२; -राः श. ४,
 १, २, २५; -राणि तैआ. १०,
 १, १.
 चरितु-तम् श. ३, ८, ५, ११; सा.
 १, ५, १५; -ते सं. ३; -तैः
 तै. ३, ८, ८, १.
 चरित-ब्रह्मचर्य-र्यः गो. २, २, ५.
 चरितव्य-म् ऐ. १, २७.
 चरितुम् श. २, ४, २, ६; ४, ६, ७,
 २१; ९, ६; का. १, ३, ३, ७.
 चरितोस्(ः) ऐआ. १, १, १.
 चरित्र-त्रम् श. ७, ४, २, ८; ८, ३, १,
 १०; ७, ३, १९; -त्रान् श. ३, ८,
 २, ६; -त्राय श. ७, ४, २, ८; ८,

† 'रुका' इति मुपा. स्वरोऽशुद्धः । =य. ३०, १८. ‡ पक्षान्तरे सा. इत्यस्य 'चारथाय' इति पदद्वयं न साधु । तु. =क्र. १, ३६, १४.

३, १, १०; ७, ३, १९.
 चरित्रा ऐ. १, ८; ४, ४; ऐआ. ५, १,
 ४; शां. १०, ५; १३, ५; २५, १५;
 श. २, ६, १, २३; ४, ३, १, १३;
 ५, २, ३; ११; ९, ५, १, ३३; ४१;
 ११, ५, ५, ११; १३, ५, २, ११;
 १४, ७, १, १३; १७; ४०; का. १,
 ५, १, ३५; ६, १, १५; तैआ. १,
 ११, ७; तां. २५, ४, १; सा. १, २,
 ५; १०; ३, १.
 चरित्रयत्- न् श. १४, १, ३, १;
 का. २, १, १, २; गो. १, २, ५.
 चर्चुर्धमाणां- स् ऐआ. २, ३, ५.
 चर्चुमाण- न् श. १, १, १, २१; ४,
 ६, ७, ९; १०; का. २, १, १, १४.
 च(र्चु)र्धा- र्धा जै. १४७; -र्धाऽ
 इव जै. १.
 चार्थ-विचरिषु- अद्र.
 चरम- न् सा. २, ८, १.
 चरु- रवः श. ५, ५, २, ७; ष.
 ५, २; -रुः ऐ. १, ७; ११; शां.
 ४, १२; १४; श. २, ४, ३, ६;
 ७; ५, १, ९; ११; ३, ४; ४, ४; ६;
 ७; ९; ४, १, २, ६; ४, २, १; ५,
 १, १; ५, २, ४, ११; ५, ३; ४; ७;
 ८; ११; १२; १६; ५, १, १; ९, १०;
 १२; २, ६; ७; ६, १, २; ७; ८;
 ९; १०; ९, ५, १, ३८; ११, १,
 ४, ३; १३, ३, ८, ४; का. १, २, १,
 ११; १३; ३, २, ६; ७; ४, ३, ७; ९;
 ५, २, ४; ३, ४; ६; ७; ९; तै. १,
 ३, ६, ७; ९; १, १०; ६, ३; ७, ५;
 ७, २, ५; तैआ. ६, ८, १; तां.
 २५, १४, १; ४; -रुगा श. २, ५,
 २, ३५; ४, ४, २, १; ५, १, १; ५,
 १, ५, २५; २, १; ५, १, ४; ५; ७;
 १२, ३, ५, ७; १३, ३, ४, ५; तां. ५,
 १०, ९; १०; ११; गो. १, ५, ९;

-रुम्यः तैआ. ६, ९, १; -रुम् ऐ.
 १, १; ३, ४७; ४८; ऐआ. ३, २,
 ४; शां. ४, २; श. १, ७, ४, ७; २,
 २, १, १८; १९; २२; ५, ३, ३; ४;
 ५; ११; ३, १, ३, २; ५; २, ३, १;
 ७; ४, ३, ३, १९; ५, १, ४, १२; २,
 ५, १; ५; ९; १३; ३, १, २; ४; ५;
 ९; १०; १३; २, ४; ३, ५-९; ४, ५,
 ७; ९; ११; १२; १६; ५, ४, २९;
 ११, १, ३, १; ३; ५, ३; ४, ३, ५;
 १२, ९, २, ११; १३, ३, ८, २; ४; ५;
 ६; का. १, ३, ३, ९; ५, २, ३; ४; तै.
 १, १, ६, ५; ४, ४, ३; ६; ६, १, ५;
 ११; ६, ३; ६, १०, ५; ७, २, ३;
 ४; ६; ३, २; ३; ५; ६; ८, ३, ४; ४,
 १; २; ३, १, ४, २-६; ९; १०; ५,
 १; ३-६; १०; १२, १४; ६, २-७;
 ९, १७, १; २; ३; १२, २, २-८;
 ४, २-६; तां. २१, १४, १५; १६;
 १७; २५, १०, १५; जै. ६०;
 १३२; ष. १, ७; गो. २, १, ९;
 १२; -रु श. ११, २, ४, ९; तै.
 २, ८, ८, २; -रौः श. २, २, १, २२;
 ५, ३, १४; १५; ४, २, ५; का. १,
 ५, २, १३; १४; -रौ श. ५, ५, १,
 ३-६; ष. १, ७.
 चर्मन्- र्म ऐ. ७, ३२; ऐआ. ५, १,
 ५; श. १, १, ४, ४; २, २, १,
 १, १०; ३, २, १, ८; ७, ३, २, १;
 १४, ९, ४, ३; का. १, १, १, ७; २,
 १, ३, ९; तैआ. ७, ७, १; तां. ५,
 ५, १७; जै. १२८; जैड. ३, ४,
 ३, ३; गो. १, ३, १८; -र्मऽइव तै.
 २, ४, ५, ५, -र्मगः जै. १६५;
 -र्मणा ऐआ. ३, २, ५; शांआ.
 ८, ९; तैआ. ५, २, ११; जै.
 १६८; -र्मगि शांआ. ९, ८; १२,
 ८; श. ७, ३, २, १; ४; तां. ५,

५, १४; सा. ३, ५, १; ष. ५, १०;
 -र्मन् श. १, ४, ५, १३; तै. ३,
 ७, १४, १; -र्मभिः श. १, २,
 ५, २; का. २, २, ३, २.
 चर्म-कर्त- र्तै तै. १, २, ६, ७.
 चर्मण्य- स् ऐ. ५, ३२.
 चर्म-मय- -याः श. ५, ३, १, ११.
 चर्म-गु(←√ग्रा)- स् तै. ३, ४,
 १३, १.
 चर्षणि- गिभ्यः तै. २, ८, ५, १;
 -गी तै. २, ४, ५, ७; -गीनाम्
 ऐ. ६, १८; १९; ८, ७; ऐआ. ५,
 २, ४; ५; शां. २५, ५; ६; शांआ.
 २, ४; तै. २, ५, ८, ५; ८, ३, ७; ४,
 ३; ५, ८; ९; ३, ६, १०, ३; तैआ.
 ३, १५, २; ४, ४, २, ४; १२, १०,
 ४; सा. ३, ६, १; गो. २, ६, १;
 चर्षणि-भ्रा- -याः ऐ. ५, १८; शां.
 २१, ४; २६, १२; शांआ. १, ३;
 श. ४, ३, ३, १८; तै. २, ४, ३, ११.
 चर्षणी-धृत्- त् ऐ. ३, ३८; -न्तः
 ऐआ. १, १, ४; शां. २६, १०;
 श. ४, ३, १, २७; -तः श. ६, ५,
 ४, १०; तैआ. ४, ३, २ -तम् शां.
 ३०, ३; सा. २, ३, ३; गो. २, ४,
 १५.
 चर्षणी-सुहृ- -हाम् तै. २, ६, ७, १.
 √चल, चलन्ति ष. ५, ११.
 चवाल- -लम् श. ३, ७, १, ३; १२; १८;
 २३; ५, २, १, ६; तै. १, ३, ७, २;
 ष. ४, ४; -लस्य ष. ४, ४; -लात्
 श. ३, ७, १, २३; २५.
 चवाल-वत्- -वन्तः तै. २, ४, ७, ११.
 चाक्रयुमा(न→)ना(√कृष्)-
 -नाऽइव श. ११, ८, ३, १०.
 चाक्र(←चक्रु)- -ः श. १२, ९, ३,
 ५; -ः श. १२, ८, १, १७; ९, ३,
 ३; १३; -ः श. १२, ९, ३, १.

† 'चञ्चू' इति आन. मुपा. चिन्त्यः । तु=क्. १०, १२४; ९. । ‡ 'धतः' इति मुपा. अञ्चुः । तु. क्र. १, ३, ७; य. ७, ३३; द्र. । †-सुहान्- इति मुपा. दुर्घटः । तत्र च सा. व्याख्यानं दुरूहम् तु. -य. २८, १; उ. म. द्र. ।
 क्र.- अपि हलन्तप्रातिपदिकस्यैव सद्भावाद्धेयमेवेतिदिक् । †चक्र-पिशंग- द्र. ।

चाक्रायण- -गः श. १४, ६, ५, १.
 चाक्षुष(←चक्षुस्)- -षः श. १४, ५, ५, ६; ७, २, २.
 चाक्षुषी- -षी शांआ. ३, ३; -ष्यः श. ८, १, २, २.
 चाक्षुष्मत्य(←चक्षुष्मत्)- -त्याद्य तै. ३, १०, ७, १.
 चाण्डाल(←चण्डाल)- -लः श. १४, ७, १, २२; -लम् तै. ३, ४, १७, १.
 चातन(✓चत्)- -नैः गो. १, २, १८.
 चातुर्मास्य(←चतुर्मास)- -स्याः तै. ३, ९, २, २; -स्यान् श. १३, २, ५, २; -स्यानाम् शां. ५, १; तै. २, २, २, ३; ३, ६, २; गो. २, १, १९; -स्यानि ऐ. ३, ४०; ऐआ. २, ३, ३; शां. ५, १^२; ६, १५^३; श. २, ५, २, ४८; ६, २, १९; ५, २, ३, १०; १०, १, ५, २; ४, ३, ४; ११, ५, २, ७; १०; १२, ३, ५, ८; १३, २, ५, २; १४, २, २, ४८; ३, २, २८^३; का. १, ५, १, ३८; ६, २, ८; तै. १, ४, ९, ३; ५, २, २, २^३; ३, ४, ३; ११, ६; ३, ७, २; ३, ९, २, २^३; तैआ. १०, ६४, १; तां. ८, ६, ५; २५, ४, २; जै. १२०^३; सा. १, ३, ८; ४, ८; गो. १, ५, ७; ९; ३३; २, १, १९^३; २६^३; -स्येभ्यः श. १३, २, ५, २; गो. १, ५, ७; -स्येषु ऐ. ३, ४०; शां. ८, २; तैआ. १, २२, ९; २६, १; -स्यैः शां. ६, १५; श. १, ६, ३, २६; २, ६, ३, १; ४, १; ५, २, ३, १०^३; ११, ५, २, १; ८^३; का. १, ६, ३, १; ४, १; तै. १, ४, ९, ५^३; १०, ३^३; ५, ६, ३; ५; २, ३, ६, २; जै. १२२; गो. १, ५, ८; २, १, १९; २६^३.
 चातुर्मास्य-देवता- -ताः श. १३, ५, १, १४; ३, ४^३; -ताभ्यः श.

१३, ५, १, १४.
 चातुर्मास्य-याजिन्- -जिनः श. २, ६, ३, १; का. १, ६, ३, १; -जिनम् श. २, ६, ४, ९; का. १, ६, ४, ९; -जी श. २, ६, ४, ९; १०, १, ५, ४; का. १, ६, ४, ९; तै. १, ४, १०, १०; ५, ६, ७^३; ६, ४, २.
 चातुर्होत्रिय(←चतुर्होत्र←होत्र)- -म् तैआ. १, २२, ११; २६, २.
 चातुर्होत्र-विनिर्मित- -तः गां. २, २, ५.
 चातुष्प्राश्य, ऋया(←चतुष्प्राश)- -श्याम् श. २, १, ४, ४; ६; ४, ३, १३; ११, ५, १, १४; १३, ४, १, ५; का. १, १, ४, ३; ३, २, ११; गो. १, २, १६; -श्याम् गो. १, २, २१.
 चात्वाल- -लः श. ७, १, १, ३६; ९, १, १, ४२; तै. १, ५, १०, १; जै. १८४; -लम् श. ३, ५, १, २६^३; ८, २, १८; ३, १०; ९, ३, १७; २९; ३०; ४, २, ५, ५; ४, ५, २; ९; ५, २, ८; ५, ४, ३, ६; १४, ३, १, १३; तां. ५, ४, ५; ६, ७, २४^३; जै. ११^३; जैउ. १, १, ५, ५; ष. ३, १; गो. २, ३, १७; -लस्य श. ३, ५, १, २६; -लात् श. ३, ५, १, ३२; ४, २, ५, ५; गो. २, ४, ६; -ले श. ३, ८, २, ३०^३; ९, ३, १६; २९; ४, ४, ५, २; ९, १, १, ४२^३; १४, ३, १, २७; ३१; तै. १, ३, ६, १; जै. १८४^३.
 चात्वाल-वेला- -लायाः श. ७, १, १, ३६.
 चात्वाल-सा(रिन्→)रिणी- -ण्यः ष. २, १०.
 चात्वालो(-लड-)-स्कर- -राः शां. १८, ९.
 चान्द्रमसु(←चन्द्रमसु)- -सः श. ११, १, ५, ३.

चान्धनायन- -नः, -नात् वं. १.
 ✓चायू, अचायत् तां. ५, ४, १४; १५, ५, २०.
 चायमान- -नः जैउ. ३, ६, ३, ३.
 चारण(✓चर्)- -न् श. ५, ४, १, १५.
 चारु- -रु ऐआ. ३, २, ५; श. १३, ८, ४, ९^३; तै. १, २, १, ११; २, ४, ३, १०; ३, १, १, ७; ७, ९, ६; तैआ. २, ५, १; मं १, ७, १५; -रुः श. ६, ४, ४, २^३; तै. २, ८, ७, ४; ३, ७, १, ४; तैआ. ६, ३, १; ४, २; -रुम् तै. १, ४, २, २; -रोः तै. २, ८, ६, ७.
 चारु-तम- -म् तां. १, ३, ९.
 चारु-तर- -रः तै. २, ४, ७, १०.
 चारु-ता- -म् ऐ ४, १७^३.
 चार्थ(✓चर्)- -म् तैआ. ५, ८, १३.
 ✓चि, चिनुते श. ९, ५, १, ६२; ६५; २, ३; १०, १, ४, १३^३; १४, ४, ३, ११; २१; ५, १, ४^३; १३, ८, १, १७; तै. ३, ११, ७, ४^३; ९, २, ३; ४; ६; ७^३; १०, २-४; १२, ५, ११; तैआ. १, २४, ४; २५, ३^३; चिनुते श. ७, २, १, १५; ३, २, १५; १०, ५, १, ४; तै. ३, ११, ७, २; ८, ५; ६; १२, ५, ६^३; १०; ११^३; तैआ. १, २२, १०^३; ११^३; १२; २६, १; २^३; ३; ४; ७; चिनोति श. ६, १, २, १७^३; १८^३; १९^३; २, १, ११; ७, १, १, १; १४^३; २, २३; ४, १, १; ८, ६, ३, १३^३; १७; ९, ४, ३, ४; ५; ५, २, २; १०, १, ५, २; २, ५, २; ३, ५, १६; ५, १, ५; तै. ३, ९, २१, ३; चिनोति श. ६, १, २, १७; १८; १९; २८; २, २, २९; ७, १, १, १७; ३२^३; ३३; २, २३; २, ३, ७; ९^३; ३, १, ७; ७, ४, १, २; ५, १, ३६; ८, ३, १, ११; ६, ३, ७; १३; १७; ७, १, १२^३; २, १५; ९, २, ३, ३४; ४, ३, १^३; ३^३; ५^३; ६; ५, १, ५३; १०, १, ४, २-७;

२,५,१; १३, ७,१,२; तै. ३,८, २०,४; चिन्वते श. २,१,२,१४; चिन्वते तै. ३,११,९,१; चिन्वन्ति शां. १९,४; शा. ७, १, १, ३३; चिन्वन्ति श. ६,७,२,८; ७, १, २,१५; १०,४,१,७; ५,३,३-७; ९;११;१२; चिक्ये श. १०,५,५, १; तै. ३, ११,९, ३,४; चिकाय श. ९, ५, २, १५; चिक्यिरे श. २,१,२, १३; १०, ४,३, ५; का. १,१,२,९; चिन्वन्तु तै. ३, १०, ३,१;११,६,१; अचिन्वत तै. ३, ११, ९, २; अचिन्वन्त तै. १,१, २,५; अचिन्वन् श. ७, २,३,७; तैआ. १,२,४,४; चिन्वीत् तै. ३, ११,९,१; चिन्वीत श. ९, ५,१, ६३; ६५-६८; १०, २,६,९; तै. ३,१२,५,४; तैआ. १, २६, ३; ४;५;६; चिनुयात् ऐआ. ३, २, ४; शांआ. ८, ६; शा. ६, १, ३, २०; २,२,२९; ७,४,१,१; चिनु-यात् श. ६, ७,२,८; ९,५,२,३; अचैषीः श. १०, ५, ५, १-५; अचैषीः श. ९, ५, २, १५; १०, ५,५, १; तै. ३, १०, ३, १; अचैषम् श. १०,५,५,६.
 चीयते श. ६,१,१,५;१४;२,२९; ३३; २,१,२९;३,३२; ३,१,१६; २०; ५,२,२; ६,३,५; ६; ७,१, २,९; २,३,२;४;३,१, ४२;४,१, ८;१८;२०; ४४;२,४;५,२, १९; ४५; ८,२,२,६; ३,३,१०; ५,३, २;६,२,१५;३,२०;९,१,१,३;२, २३;२,१,११; ३,१७;५,१; ४,१, ३;५,१,५६; १०, १,१,३; ९;२, २;४;५;३,५,२;५,३; ५,१,१;२; तै. ३,१२, ५,९; तैआ. १, २२, ९; २६, ३; चीयते श. ६,१,२, २९;३६;२,२,२८; १०, १,१,१; ५,१,१; ५,७; १०; चीयसे श.

७,१,१,२२; अचीयत श. ७,४, १,२०; ९, २,३, १७; अचीयन्त श. १०, ५, ३, ३-७; ९; ११; चीयत श. १०,३,१,२-८.
 चिकीषामहे श. ९, ५,१, ६४.
 चयन-गद्ग.
 श्चित्-त्त श. ७, १,१,३०; -त्तः श. १, २,१, १२; ७,१,१, १४; का. २,१,४,१०; तै. ३, २,७,६; तैआ. ४,५,५;५,४,८;६,६,२.
 चित्त-त्तः ऐ. ८,२३; श. ६,१,२, २०;३५; ७,१,१,२१; २२; २, १९;२,१,१५; ३,१,१; ८, ६,३, ५;६;७;१३; ७,२,१०; ९, १,२, १७;२,१,२२;३,३;३,५,१;३,१,६; ४,३,१;५,१,५८-६०; १०,१,१, ९;११;२,२;५,१;३,४,५;५,१,६; ४,१,१; २;४; १५;२१; ५,१,४; ४,१-५;७;८;१०; १२; १४; तै. ३,१०,३,१; -त्तम् श. ८, ६, ३, १३; १७; १०, १,१, ३;५,३; तै. ३,११,६,१; -त्तस्य श. ६,१,३, २०; ८,७,२,१०; -ताः श. १०, ४,३,२१; ५,३,१२; -ते श. ६, १,२,२०;३,१;३,१,१६; ७,३,१, २;३; ९,४,३,६; ५,१,६१; १०, १,१,७; ९;११; ४,१,८; ३,१८; ५,४,१५;५,१०; तै. ३,८,२०,४; -तौ श. १०,४,१,७.
 ? चिताचित्रीति जै. ९.
 चित्तै(-त्तए)-घ-म् ऐ. ४, १०.
 श्चिति- -तयः श. ६,१, २, १७; १८;१९; २,१, ११;१६; १७; ३६;३,९;१०;७,३,२,७;५,२,३; ८,३,२, ११;५,४, ७; ८;११;७, २,१;१७; १०,२,६,१०;४,५,३; तै. ३, १०, ४,१; ११, १०, ४; तैआ. १, २५, ३; ४, १९, १; -तिः श. ६, २, ३, ८; ३, १, २; ७, १,१, ८; ११;

२,३,८; ४,२,३०;३१; ८,१,१ १;२,१,१;४;५; ७;१७; १८; २, १; ३; ३, १, १२; १३; २, ७-१०; १३; ३, १-४; ४, १,१;३; १,२;७;२,१५; १६;४,१२; ५,१, ५;१२;३,८;४, ७; ८; ९; ११; १२;६,१,२२; ३,८; ७,१,७;८; २, १८; ४, १२-२०; २१; १०, १,१,७; ३,७; ५,३; २, ५, ९;४,३, १४-१७; १८ -तिभिः श. ७, २,३,९; ८,७,१,१२;९, ४,३;३,१०, २,६,१०; -तिभ्यः श. १०, १,५,२; -तिम् श. ४, ६,८,६; ११;१६; ६,२,३,१;३; ५;७;९;१०; ३,१,१;२;३,१५; १६;७,२,८;८,२,१;७,१,१,३; २,१,२; ४,१; १३; ३,२,१;२; ४;१०;१२; ४,१,२; २,६;२७; ८,२,१,१;२;३;३,२,२; ४;३, १;४;३; ७;३,१,१;२;३;४; ९;२,३;३,८;४,१५;४,१,१;३; ५; ५, १, १; २; १, ३; ५; ३,४; ६,१,२; ३,१;२; ३,८;९; ७,१,२१; ३,१०;१४; ४,२;१२-१७;१९; २०;९,१,२,३;३; ५,१, २८;२,११;१०,१,३,७; १०;११; ४,२-७;२,१,९; ५,२,८;१२,५, १,१७;२,२;७; तै. ३, १०,३,१; ४,२;२,९;६,१,२२;२,१६; १९; ७,२,१८;९,५,१,३६; -त्या श. ८,४,१,३; -त्याम् जै. ३,२,४, ६;५,८;९; -त्वोः श. ८, ७,२,

† 'चिन्' इति मुपा. स्वरचिन्त्यः । ‡ 'चित्' इति मुपा. स्वरः ।

१७. रचिति-√चित् द्र.
चिति-क्लृप्ति(√क्लृप्)-सिभिः
तै. ३,११,९,९.
चिति-पुरीष-षाणाम् श. ८,७,
४,१२; १०,२,५,९; -षाणि श.
७,१,१,३२;२,३,९;८,६,३,१२;
९,३,३,९; -षैः श.८,५,४,७.
चित्य-त्यः श. ६, १, २, १६;
-त्यम् श. २, ३, ३, १८; -त्ये
तै. ३, ९, २१, २; ३; -त्येन ऐ.५,
२८; श. २, ३, ३, १८.
चित्वा श. ६, २, २, १; ७, १, २, २३;
२, १, १; ८, २, १, १; ३, १, १, ४;
१, १, ५, १, १; ३, ४, ६, ३, १; ८; ९,
५, २, १; १२, ५, १, १७; तै. ३,
१२, ५, ११.
चिन्वत्-न्तः श. १०, ३, १, २-८.
चिन्वान्-न्तः श. ७, ५, २, ३२-
३६; तैआ. १, २२, १०; ११;
१२; २६, २; ३; -नाः तै. ३,
१२, ९, २.
चीयमान-न्तः श. ७, ५, २, १७;
३२.
श्चेतव्या-न्त्यः श. ६, १, २, १६;
९, ५, १, ६४.
श्चेतव्या-न्त्यः तै. ३, १२, ५, ६.
चेष्यत्-न् श. ६, ५, २, १; ७, १,
१, १; ९; १०; ४, १, १.
चेष्यमाण-न्तः श. १०, ४, २, २९;
-णाः श. ४, ६, ८, ३; -णानाम्
शां. १९, १.
√रचि, चयते ऐ. २, ७.
चिकितान्(√कित्)-न्तः ऐ. ५, ४;
तैआ. ४, ५, ५.
चिकित्स्व-तुषे ऐ. ५, ८; शां.
२३, ३; तैआ. ६, १२, १; मं. २,
८, १५; -न्त्वः ऐआ. ४, १, १;

-त्वान् ऐ. १, २८; शां. ९, २; २;
श. १, ५, १, ६; ४, २, १, २७; ६, ४,
२, ६; तै. १, १, १, ५; ३, ६, ३, १.
चैकितान्-न्तः तै. २, ८, ६, ९; -न्तः
श. ८, ६, ३, २०; -न्तम् ऐ. १, २१;
शां. ८, ४.
चिचरिषु(√चर्)-षुः शां. २५, १३;
३०, ८.
चिचिक-कः तै. २, ५, ५, ६.
√चित्, चेतयते श. ८, ५, ४, ३; तै.
२, १, २, ३; चेतयध्वम् श. ६, २,
३, १; ३; ५; ७; ९; ३, १, १; २; ३,
१५; १६; ८, २, १; ७, २, १, २, ४, १,
१३; ४, १, २, ३; ८, २, १, २; ३, १;
४; ७; ३, १, २, ४, १, २; ५, १, २; ३;
३, ४; ६, १, २; ३, २; ९; ७, ४, २, ९,
१, २, ३, ३; ५, १, २८; चेतयध्वम्
श. ८, २, २, २.
रचित्-न्तः श. ३, २, ४, १६; तै.
३, १०, ४, २; तैआ. ४, ११, ६; ५,
९, ९. १चित्-√१चि द्र.
चित्-पति-न्तिः श. ३, १, ३, २२.
चित्तयत्-न्तः तै. ३, ६, १०, १;
मं. २, ४, ३.
चित्तयन्ती-न्त्या श. ९, १, २, ३०
चिता(न→)ना-न्ताः श. ५, ३, ४, ३.
रचिति-न्तये श. १३, ५, २, १४.
१चिति-√१चि द्र.
चित्त-न्तम् ऐ. ५, २५; ऐआ. २,
३, २; श. ३, २, ४, १६; ६, ६, १,
१७; ८, १, ७; ९, २, ३, ४२; ११,
८, ३, ९; १२, ७, १, ९; १३, १, ८,
३; तै. २, २, ४, १; ४, ४, ५, ६, ६;
६, ५, ५; ३, ७, ६, १०; तैआ. २,
५, ३; ३, १, १; २१, १; १०, ६, ३, १;
मं. १, २, २१; ष. ४, १; -त्तस्य
ऐआ. २, ३, ३; -त्तात् श. ६, ६,

१, १७; -त्ता तै. २, ५, १, १;
-त्तानि श. १२, ४, ३, ४; -त्तेन
तैआ. १०, ६, ३, १.
चित्ति-न्तिः ऐ. ५, २५; तै. २, २,
४, १; तैआ. ३, १, १; -त्तिम् श.
९, २, ३, ४२; -त्तिभिः श. ६,
८, १, ७; ९, २, ३, ७; -त्या तै.
३, १०, ४, २.
चित्र,त्रा-न्तः शां. २१, ३; २३, ५;
२७, २; शांआ. ३, १; श. ६, १,
३, २०; ४, ४, २; तै. ३, १०, १,
१; ९, ७; १०, ३; तैआ. ४, ४२; ३,
तां. ११, ४, २; १५, १०, १; जै ३५;
१९९; दै. १, १४; सा. २, ६, ४;
गो. २, ४, १; -त्रम् ऐ. १, २८;
४, ९; ११; ऐआ. ३, २, ३; शां.
२५, ५; शांआ. ३, १, ३; ८, ४;
श. २, १, २, १७; ३, ४, १४; २२;
४, ३, ४, १०; ७, ५, २, २७; १३,
८, १, १३; का. १, १, २, ११; ४,
१, १२; १७; तै. १, १, ९, ५; २, ५,
६, १; ८, २, ६; ४, २; ५, ५, ६, ४;
७, ३; ३, १, २, १; ११; ३, ३, ४,
१२; ७, ११, २; ८, १, १; तैआ.
१, ७, ६; २, १३, १; ४, ११, ८;
२०, ३; ५, ९, ११; १०, १६, १;
३९, १; तां. ४, ३, ७; १३, ३, ४;
१४, ६, ४; आ. २, २३, १९; ष.
४, १; -त्रम् इव ऐ. ४, ११;
-त्रस्य श. १०, २, ६, ६; -त्रा तै.
१, १, २, ५; ५, १, ३; २, २, २, ४,
५, ४; ३, १, १, १०; ८, १, १; -त्राः
तै. २, ८, ७, १; -त्राणि श. २, ३,
४, २२; ६, १, ३, २०; ७, ४, १, २४;
का. १, ४, १, १७; तै. १, ५, २, ६;
तां. १८, ९, ६; -त्रात् तै. २,
५, ८, १; -त्राभिः तां. ४, २, १८;

† तव्य-तव्यतोरनुबन्धभेदाद्वैविध्यम् । यत्तु Pw. Mw. प्रभृतिभिः श. -स्थलान्युद्धराद्भिः स्वरितत्वमेव निर्दिष्टं ताच्चिन्त्यम् । † चयने, २ हिंसायाम् इति विवेकः । ‡ √चेतेरित्यर्वाच्चः । § 'चिच्ची, चिच्ची' इति पक्षिशब्दानुकरणम् । § 'न्ति' इति मैसं. स्वरः । पा. ६, २, १९; इति पर्युदासेन समासान्तोदात्त एव । चितं पातीति विग्रहे च गतिकारकोपपदादित्युत्तरपदप्रकृतिस्वरत्वेन सिद्धमिति दिक् । || =य. २३, ४९. द्र. ।

-त्राम् श. ९, २, ३, ३८; तै. २, ४, ५, ४; ३, १, १, ९; -त्रायाः का. १, १, २, ११; -त्रायाम् श. २, १, २, १३; १७; का. १, १, २, ९; १०; ११; तै. १, १, २, ६; -त्रायै श. २, १, २, १७; तै. ३, १, ४, १२; -त्रे श. ७, ४, १, २४; तै. १, ५, २, ६; -त्रौ तैआ. १, १०, २.
 चित्र-ज्योतिस्- -तिः श. ९, ३, १, २६.
 चित्र-तम- -मः शां. २४, ८.
 चित्र-नामन्- -मानम् श. ६, १, ३, २०.
 चित्र-भानु- -नु तै. २, ७, १५, ३; तैआ. १, ७, १; -नुः तै. २, ४, ८, ६; ७, १५, २; ८, ६, १; ३, १, १, १; ११, ६, ३; -नो ऐआ. १, १, ४; तां. १४, २, ५.
 चित्र-महस्- -सम् शां. २२, ९.
 चित्र-रथ- -थम् ऐ. १, १७; शां. ८, २; तै. २, ४, ३, ६; तां. २०, १२, ५.
 चित्र-राधस्- -सम् तै. २, ४, ४, ४.
 चित्र-वत्(मतुप्)- -त् तां. १०, ६, ५; १८, ६, ७; ८.
 चित्र-श्रवस्तम(-स+तमप्)- -म शां. ७, ९; -मम् तैआ. ४, ३, २.
 चित्रा-न्व- -म् श. २, १, २, १७; का. १, १, २, ११.
 चित्रा-पूर्वमास- -सः तां. ५, ९, ११; -से तां. ५, ९, १०.
 चित्रा-वसु- -सुः श. २, ३, ४, २२; का. १, ४, १, १७; -सो श. २, ३, ४, २२; का. १, ४, १, १७.
 चित्रो(-त्रः)ति- -तयः श. ७, ३, १, ३१.
 चित्रिय- -यस्य तै. १, १, ९, ५; -यात् तै. १, २, १, ७.
 चेत- -ति तै. २, ८, ७, १०.

चेतत्- -तः तै. २, ४, ८, १.
 चेतन- -नः ऐआ. १, १, १; शां. १९, ८; २१, २; तैआ. १, ११, ६; -नस्य तै. ३, ७, ८, ३.
 चेतय(त्->)न्ती- -न्तीः तै. ३, ६, ३, ४.
 चेतयमान- -नाः श. ६, २, ३, ९; ३, १, २; ३, १५; १६; ८, २, २; ७, २, १, ३; ४, १; १३; ४, १, २४; ८, २, १, २; २, २; ३, १; ४; ७; ३, १, २; ४, १, २; ५, १, २; ४; ३, ४; ६, १, ३; ३, ३; १०; २०; ७, ४, ३; ९, १, २, ३४; ५, १, २९; -नानाम् श. ६, २, ३, १; ३; ५; ७; ३, १, १;
 चेतस्- -तः तै. ३, १, १, ५; ७; गो. १, ३, २, २; -तसाम् तै. ३, १, २, ३, ३.
 चेतृ- -त्ता तै. २, ७, ८, १; १६, १.
 चेत्य- -त्यः तै. ३, ६, १०, २.
 चिद् ऐ. १, २८; ३, ४६; ४, २०; ५, ८; १८; १९; ६, २६; ७, १६; १७; ऐआ. २, १, ६; ३, ८; ५, १, ४; २, २; ४; शां. १८, ३; २३, ३; ७; २६, ३; ५; १२; २७, १; २९, ५; शांआ. ७, ९; १६; ८, ११; ११, ४; २२, २; श. १, १, ३, १२; ३, ४, ८; २, २, १, १६; ३, २, ७; ४, ३, २; ५, २, २८; ३, २, २, २०; ५, ४, २; ८, ३, ११; ४, ३, ५, १५; ५, ५, ४, ९; २४; ९, १, १, ४२; १२, ४, ४; १२, ७, ३, १३; १४, ६, ८, १; १२; १०, १; का. १, १, ४, १७; २, १, १०; ३, २, ३; ३, २, ४, २, ९; ५, १, २५; २, १, १, ७; ८; १, ३, २; ७; ८; १३; २, १, २; २, ३, २, ३; ४, ८; तै. २, ४, ३, ९; ११; ५, ६; ५, ६, ३; ६, १, ३; ८, ३, ५; ८, १, २; ९, ८; ३, ७, ११, २; १०, ११, १; तैआ.

१, १०, २; ४, ४२, ३; ६, ३, १; २; १०, १०, ३; तां. ९, १०, १; १३, २, ४; १५, १०, २; जै. १७; ३४; ३७; १५१; सा. ३, २, ६; ष. २, १०; गो. १, २, १४; ३, ८; १६; २१; चिद्ऽइव शां. २, २.
 चिद्वथ- -थः आ. २, ६, ५.
 चिन्त्, चिन्तयेत् गो. १, १, ३०.
 चिन्ता- -म् गो. १, १, १६; २८.
 चिर्- -रम् ऐ. १, १६; ऐआ. ३, २, ४; श. ६, ६, २, ९; ११, ५, १, ४; तैआ. २, २०, १; जै. १३६; सा. ३, ४, ११; -रम्ऽइव शांआ. ८, ७; -रात् श. ११, ५, ३, ८-१२; -रे श. १३, ८, १, २.
 चिर-जीवित- -म् सं. ४.
 चिर-तर- -म्ऽइव ऐआ. १, १, २.
 चिर-लोक-लोक- -कानाम् तैआ. ८, ८, २.
 चिद्, चोदत् तै. २, ८, ५, ८.
 चोदयत् ऐ. १, २०; ३, ३०; शां ८, ५; श. ४, २, १, ८; १०; चोदय श. ५, २, २, ९.
 चोदयन्वत्- -ति तै. १, २, १, १२.
 चोदितु- -त्ता तै. २, ५, ८, २.
 चुपुणीका- -कायै तै. ३, १, ४, १.
 चुमुरि- -म् तै. २, ५, ८, ११.
 चूड- -डः श. ८, ६, १, ११; १३; १४; १४, ९, ३, १८; -ढाय श. १४, ९, ३, १७.
 चूर्ण(←/चर्व्)- -र्णम् सा. २, ७, ८; १, ७; -र्णाणि सा. २, ६, १०.
 चूर्ण-ह(स्त->)स्ता- -स्ताः शांआ. ३, ४.
 चूर्णयित्वा सा. २, ७, ९.
 चूति(✓चूत्)- -तैः दै. ३, २०.
 चिकितान-, चिकितान- गत्र.

† =आश्रौ, ५, ६, २; ऋ. (=५, ८, ६;) तु 'चोदयन्मति' (नपुं. १) इति रूपमुपलभ्येत । तत्र 'चोदयन्ती मतिर्यस्येति विग्रहे '-दु-' इति पूर्वपदप्रकृतिस्वरत्वं भवेत् । तै. पाठस्तु विद्यति गतः प्रतीयते । भाष्यकर्ता तत्र कल्पना-डम्बरभरभाष्यं विवेचयम् । भा. इत्यस्य च पक्षान्तरे 'च । उदयवति' इति कल्पनापि सुधीभिर्विमर्शणीया ।

चेत्- चेतत्- चेतयन्ती- -मान-
चेतस्- चेत- चेत्य- √चित् गद्र.
चेतव्य- चेत्यत्- चेत्यमाण- √चित् गद्र
चेदां ऐ. ३, १६; ४, २६; ६, ३१;
७, १२; १३; ऐआ. ३, १, ४, ५;
१, ६, २, १, ३; ३, २; शां. २५, ६;
शांआ. ७, ९; १०; श. १, ३, ३,
१५; ६, २, २७; ८, १, ९; २, १, २,
१४; ५, १, १३; ३, १, २, २१; २,
४, ४; ४, १, ३, १२; १६; १३,
१, ६, १; १४, १, १, १९; २२; ४, ३,
२३; ६, ७, ४; ८, १, ९; ९, २, ८; ७, २,
१५; १६; ९, ४, ७; का. १, १,
२, ९; ४, ३, १०; ११; तै. २, २, ७,
१; तैआ. २, ६, २; ८, ५, १; ६, १;
जै. ९५; ९९; १०४; जैउ. १, १, १,
२; ६, ३; २, १, २; ४, ४, ३; १२, ५,
१; ४, १०, २, ५; ष १, ४; २, १०;
सं. ३; गो. १, १, ३१; २, ४, ७;
३, ११; १३; १४; २०.
चेरपादा- -दा: ऐआ. २, १, १.
चेरु- -रवे ऐ. ४, ३१; ५, २०; ऐआ.
५, २, २.
चेलक- -क: श १०, ४, ५, ३. वैलकि-द्र.
√चेष्ट् चेषन्ति श. ३, ४, १, ६.
चेष्टिवा श. १४, ९, ४, १८.
चैकितनेय (← चिकितान) - य: श.
१४, ४, १, २६; जै. ९२; ११३; जैउ.
१, १२, ३, ७; १८, ४, १; २, २, ३, ३;
ष. ३, ७; वं. २; -यम् जै. ११५;
जैउ. १, १२, ४, १; १४, १, १; -या:
जैउ. १, १४, १, १; -यात् वं. २.
चैत्र- -त्रस्य शांआ. १९, ३; -त्राय
तै. ३, १, ४, १२.
चैत्र-रथ- -म् गो. १, १, २१.
चैत्ररथि- -थि: जैउ. १, १२, ५,
१; -थीनाम् तां. २०, १२, ५.
चैलकि (← चेलक) - कि: श. २, ३, १,

३४; का. १, ३, १, २३.
चोदयन्वत्- चोदित्- √चुद् गद्र.
√च्यु, च्यवते ऐ. ६, २२; श. १, ६,
१, ६; ६, ४, ८; ११, ८, १, ३; तां.
२, ६, २; १२, २; १५, २; १६, ४; ३,
२, २; ५, २; ११, ५, २२; ८, १४;
९, ६; १०, १२; १२, ३, २३; ५, १६;
१३, ९, १९; ११, २२; १४, ५, २५;
९, १६; २९; १०, ५; १५, ३, १३;
५, ११; गो. १, १, २६; २, ६, ४;
च्यवन्ते ऐ. ५, ९; शां. २२,
७; २९, ५; श.. २, १, २, ३;
१०, २, ३, १५; तैआ. १०, ६२,
१; तां. २, २, ४; १६, ५; ५, ७, ९;
८, २; ६, ८, १८; १६, ५, २७;
च्यवामहे ष. ३, ७: च्योष्यते ऐ. २,
२२; शां. ९, ४; च्योद्ध्वम् तैआ.
१०, ७, १; च्यवेत् ऐ. ७, ५; ऐआ.
५, ३, २; शां. १२, ६; श. ६, ७, ३, ४;
१३, ३, ६, ५; च्यवेरन् ऐ. ५, ९; गो.
२, ६, १०; अच्योष्ट ऐ. २, २२;
अच्योष्टा: शांआ. ७, ११.
च्यवयति शां. १२, ५; च्यावयति
तै. १, ६, ४, ५; तां. ६, १०, १६;
११, ८, ११; १२; १३, ५, १३;
च्यावयन्ति श. १०, २, ३, ७;
च्यावयन्ति श. १०, २, ३, ७;
तैआ. ५, ६, ४; च्यावयाम: श.
१, ६, १, ६; च्यवयानि शां. १२,
५; २२, ७; च्यावयत जै. १६८;
अच्यावयत् तां. ११, ८, ११; १२;
१३, ५, १३; अच्यावयन् श. १,
६, १, ६; च्यावयेत् ऐ. ५, १५.
अच्युच्यवु: तै. ३, ७, १३, १.
च्यवन- -न: ऐ. ८, २१; श. ४, १,
५, १; ५; तां. १४, ६, १०; जै.
१८६.
च्यावन- -नम् तां. १३, ५, ११; १२;

१९, ३, ६; जै. १८६; आ. १,
१८३; -नस्य तां. १३, ५, १३;
-नानि आ. १, ४७३; जैआ. १,
४७३; ५७९; -ने आ. १, ७२;
-नेन तां. १३, ५, १२; १३.
च्यावन-त्व- -म् तां. १३, ५, १३.
च्यावयित्वा तैआ. ५, ६, ४.
च्यावयितव्य- -व्यानि जै. १६८.
च्युत्- -त: श. ४, २, ५, २,

छ

छगल- -म् तै. ३, ९, ९, ३.

छन्न- √छद् द्र.

√छद्, छदयति ऐ. १, ३०; सं. २,
६, १३; छदयति श. ८, २, ४, ५;
छदयति श. ३, ५, १, ३६; छद-
यन्ति ऐआ. २, १, ६; जै. ९९;
गो. २, ६, १४; छदयसि गो.
१, २, १९; छदयाञ्कार का.
१, २, ४, ४; ५; अच्छदयत्
तै. ३, ११, ८, ६; ७;
अच्छादयत् जै. ९९; जैउ. १,
४, ४, ४-७; अच्छदयन् श. ८,
५, २, १; अच्छदयन् श. ८, ५, २,
१; तां. १४, ५, १३; अच्छादयन्
जै. ९९; गो. १, ५, २४; २, ६,
१४.

छन्न- -त्र: ऐ. २, ३३.

छत्रक- -म् ष. ५, ६.

छदिस- -दि: ऐ. १, २९; शां. ९,
३; श. ३, ५, ३, ९; २३; २४;
६, १, २२; ८, २, ४, ५; ५, २, ६;
-दिषी श. ३, ६, १, २२.

छदि: संमि(त→)ता- -म् श. ३,
५, ३, ९.

छन्न, न्ना- -न्न: ऐआ. २, १, ६;
श. १४, ४, ४, ३; -न्नम् श. १४,

† च । इद् पपा. अनुसारिणी भिन्ने पदे । ‡ Kt. टि. द्र. । 'च । ईरपादाः' इति सा. । § √चायते: पूजाकर्मण
इति Mw. Kt. च । √चरेतेरिति Pw. Gw. च । सामविवरणकारस्तु √चेतयतेरित्याह । सा. चैतन्निष्पत्तौ
मौनमेवावलम्बते । निश्चयः सुधिगोचरः । ॥ एकत्रावर्णान्तधातुषु पाठाद् वृद्धभाव इति सर्वत्र बोध्यम् ।

४,४, ३; तै. ३, २, ८, ४, ७, ८;—आ
 श. ३, ५, १, ३६;—न्नानि जै. ३४.
 छादयित्वा ऐ. ६, ३६; जै. १८०.
 √छन्द, छन्दते गो. २, ६, १४; छन्दति
 ऐआ. १, १, ३; छन्दयाञ्चकु. जै. ५३;
 छन्दसत् श. ४, ६, ९, १४; छन्दयति
 शांआ ११, ३; दै. ३, १९; अछन्दयत्
 श. ८, ३, १, २; ५, १, २.
 छन्दस्—न्दः ऐ. १, १; ६; ३, १२;
 १३; ४, १२; २९; ३१; ५, १;
 ४; ५; ६; ८; १०; १२; १३; १६—
 २१; ६, १२; १५; १६; २१;
 ७, २३; २४; ऐआ. १, १, २; ३, ८;
 ४, १; ५, २; ४, १, १; शां. १०, ५;
 ११, ५; ११; १४, २; १५, २; १६,
 ३; १७, १; १८, २; २०, ४; २२, १;
 २; ५; ९; २३, ३; ८; २५, ५; २६,
 ८; २७, १; २; ७; २८, ५; २९, ५;
 ३०, २; ५; शांआ. १, २; २, १२;
 १६; श. १, ३, ५, ४; ८, २, १०;
 २, १, ४, १४; २, १, १७; ३, ४,
 ३, २; ४, ३, २, ५; ४, ३, ७; ५, २, १,
 ५; ६, ३, १, ३; ३; ४; १; ४, १, ६;
 ७, २, १३—१६; ७, १,
 २, २२; ३, १, ३९; ८, १, १, ५; ८;
 २, २; ५; ८; २, ३, ९—१३; ४,
 १—५; ६—१६; ३, ३, ५; ६;
 ५, २, ३; ४; ५; ६; १०, ३,
 २, १—१३; ५, ४, ६; ९; ११; १३;
 १९; ११, ५, ५, १०; १२, २, २, ६;
 ३, ३; ८, ३, ३; १३, ३, २, २; ३, १;
 २; ४, १, १३; १४, २, १, १६;
 कां. १, १, ४, १४; २, १, ११; ३,
 ४, ७; ४, १, २३; तै. २, ६, १७, १;
 २; ३; ४; ५; ६; ७; १८, १, २;
 ३; ४; ३, ३, १०, ३; ८, १२, १;
 २; ९, ९, १; तैआ. १०, ६, १;
 तां. ५, ३, ३; ६, १, ६; ८; १०;
 ११; ३, ११; ७, ३, १०; ७, ५;

८, ५, ४; ६, १२; १२, १०, ३; १३,
 २२; २७; १४, ४, १; ५, ७; १०,
 ३; ११, ५; १५, ५, ५; १६, ८, ८;
 ११, १२; १३; १७, १, १; ५; १२;
 १९, १, ३; ११, ८; २०, २, ३;
 २१, ४, ९; ९, १३; जै. ८; १९;
 १८२; जैउ. १, ३, ३, ३; ष. १,
 ३; ४; २, २; ३, १; १०; दै. २,
 ११; ३, १५; १७; गो. १, १, १७—
 २१; २४; २५; २७; २९; २,
 ११; २४; ५, २३; २, ३, १०;
 ११; ४, १८; ६, ३; ९; १०;
 —न्दःसु ऐ. ४, २०; ६, ३२; ३३;
 ऐआ. १, ३, ४; श. ९, ३, ४, १०;
 १०, २, ४, ५; ५, ४, ८; ११, १, ६;
 १४, १, २, २; तै. १, ५, १२, १;
 २, २, ३, ७; तां. १६, १६, ९;
 जै. ७४; —न्दसः ऐ. ७, २३;
 २४; शां. ३, ५; ९, २; २५, १३;
 २७, ७; ३०, ८; शांआ. १, २;
 श. ८, १, १, ५; ८; २, २; ५; ८; ११,
 ५, ५, १०; ७, ३; तै. १, १, ९, ६;
 ७; ३, ८, १२, १; २; तां. १०, ६,
 १—५; १२, १०, ३; १५, ३, २;
 २१, ९, १३;—न्दसःऽ—न्दसः शां.
 ३०, ११; श. १०, ३, १, ९;
 —न्दसा ऐ. १, १३; १५; १६;
 ३०; २, ५; ३, २, २; ५, ११; ६, ३६;
 ७, २३; २४; ८, ६; १२; १७;
 ऐआ. ५, १, ४; शां. १, १; ३, २;
 ९, २; ११, ५; १२, ४; २२, ७; ८;
 २३, ६; २५, १; ४; १३; शांआ.
 १, २; ७; २, १६; १७; ११, ७;
 ८; शा. १, २, ५, ६; ३, ५, ४;
 ९, ३; १०; १२; २, १, ४, १४;
 २, १, १७; ३, ४, ३२; ३, ४, १,
 २३; ६, ३, १, ३; ३; ४; १;
 ३, २५; ५, २, ३; ४; ५; ६; ३,
 १०; ४, १७; ७, ५, २, १, ६; ८, २,

४, १६; ११, ५, ५, १०; १३, २,
 ६, ४—६; ५, ४, २८; १४, २, १, १६;
 कां. १, १, ४, १४; २, १, ११; ४,
 १, २३; २, २, ३, ६; तै. २, ६, २,
 १; २०, १—४; ५; ७, १५, ५;
 ३, ३, २, २; ४, ६; ७, ७, ४; ९, ४,
 ६; ७; तैआ. ४, २, ६; ३, ३; ६,
 १; २; ५, ३, ३; ५, १; २; तां.
 १, २, ७; ६, ६, ७; जै. ८८;
 ९९; १३३; ष. २, १; गो. १, ५,
 १२; १३; १४; २४; २, ६, ६; ११;
 १६; —न्दसाम् ऐ. १, ५; ६; २,
 १६; २३; ३, २१; २७; ४, ३; ४; २८;
 ५, ३; ६, ३, ३; ऐआ. १, ४,
 १; २, १, ६; ३, ५; शां. ३, २; १०,
 १; २; ११, ५; १४, २; ५; १७, २;
 १९, ७; २५, १; १३; २७, ७; २८,
 ७; शांआ. १, १; २, ६; श. १, ६,
 ४, २; ८, २, १०; १६; ३, ३, २, ६;
 ४, १, ७; ७, ३, १, ४; १०, ३,
 १, ९; ४, २, २; १३, ५, १, ९; तै.
 १, ७, ९, ६; २, २, ८, ७; तैआ. २,
 १५, १; ५, २, ४; ७, ४, १; १०,
 ६, १; २६, १; तां. ४, ४; ६, ७;
 ८, १०; ६, १, ६; ३, ६; १३; ९, २५;
 १०, २, १; ३, ८; ६, ६; ११, ५,
 १७; १३, १, १०; ७, २; १५, १०,
 ६; १२, २; ७; १६, ११, १०; १६,
 ९; १८, ८, ४; ११; १९, १२, ८;
 २०, १६, ८; २१, ४, ६; ९, १६; १०,
 ९; २४, ६, ३; २५, १, १३; २, ५; ७,
 ३; १०; ११; जै. ८०; ९५; ९९; दै.
 २, १; ११; गो. १, ५, ४; १६—१९;
 २, ३, ११; ४, २; ६, ११;—न्दसि
 ऐ. १, १२; शां. ३०, ३; तैआ.
 ४, ११, १; २; गो. २, ३, १०;
 —न्दसी ऐ. ३, २६; २८; ऐआ.
 १, १, २; शां ३०, २; शांआ. १,
 २; श. १०, ५, ४, ८; तै. १, ८,

। एकत्रोत्तरेण समस्तीभूय पूर्वपदत्वमप्यस्य संभेदः । तथा चापि यस्या. द्र. । 'छन्दः' इति मुपा.

१०,३; तां. छ, ४,२;४; ९; १८,
 ११,९; जै. ५०;१०२; गो.१, २,
 २४;—न्दसे तां.९,४,६;—न्दासि
 ऐ. १,६९;१५; १६; २,२;१६;
 १७;१८;३७; ३,१३;२५; ३९;
 ४७; ४८; छ, ३; ५; ९—
 १३; २१; २४; २७;२८; ५,३;
 १६; ६;२;३२;३६; ऐआ. १,१,
 २;३,४; २,१,६;३,४; ३,१,६;
 ५,१,४; शां. ३,३; ७,९;१०,२;
 ११,४;५; ६;८; १४, २;३;५;
 १५,२; १७, २;९;१९,७;२३,
 ४; २७,१;७;३०,३;११;शांआ.
 १,४;२,६;११; ७,१९; १२, ४;
 शा. १, ३,२,९,४, ६; ८,२,८;
 ९;१०;१३;१४; २,१,४,४; ३,
 २,१,६; ३, १, १; २,११; ४,१,
 ७;८;२३; ६,२,८; ८,४, १६;
 ९,२,१७; ३,८; ९;१०; छ,३,
 २,५; ७; ४,३,१; २; ३;५, ७;
 ५,९,१;२;४; ६; ८; १३; ६,९,
 १३; ५, ४, ३, २,२;५,१,२—७;
 ६, २,१,३०; ३४; २, ३३; ३,
 १,११; ४१;४२; ४,१,६;५,४,
 ७;७,१,६;२,६; ७,२,३,६;३,
 १,३;४,१,४,५; ५,२,४,२; ६१;
 ८,२,२,८; ३,८;९; १४; ४, ५;
 १९;३,१,१२; १३; ३,१;२;५;
 ६;४,४,८;५,२,१; ६,२,१;२;
 १३;७,३,८;९,२,३,४; ३,१,
 २३; ३,४;५; ४,१०; ४,३,११;
 ५,१,३९;५३; २,८;१२; १३;
 १०,१,२,९;३,१,१;९; ५,४,७;
 ८; ६,५,५; ११,१,१,५; ५,४,
 १७; १२,२,२,१७; २१;३,३,१;
 ६—१०; ८,३,३; १३, ३, ६,६;
 १४,१,२,२;३,१,११; का. १,१,
 ४,३; तै. १, ३,६,५; ४,६, ४;
 १०,६;७;५,६,६;९,८; १२,१;३;
 ५,६,३,९; ७,५,५; ९,६;१०,४;

२,२,४,३; ३,२,६; ७,१८,४;३,
 २,९,३; ३,५,३; ७,१०,२; ९,
 १८,१; तैआ. २, ११,१; १७,१;
 ३,१२,४; ५,२,१;२;३; ३,४;५;
 ९; ६, ५,३; १०, ६,१; २२,१;
 तां. ३,९,३; छ, ४,६;८;९, १७;
 ५,२,११; ६,१,११;६,६; ९,२,२;
 २६; ७,३,८;९;४, ५; ८,४,१;
 ४;६,६; ७,१; ९, ४,२; ७; १०,
 १,१९; २,४;५,११;१३; १३,४,
 २;१०,१; १४,१,१;२;५,८; २६;
 ११,५; ३५; १५,५,५;३२; १७,
 १,३; १८, ८,११; १९, ५,१०;
 ११; २४,११,६;८; २५, १,१३;
 २, ५; जै. १४; १९;४८; ७४;
 ८९; ९६; ९९; १००; १०१;
 १०२;१०८;१२७;१६९;१८३;
 जैज. १, ४,४,३; ३,२,५,७; ३,
 १,३; छ,६,१, ७; २,५; १२,१,
 ७;८; ७, ३, १;७; आ. १, २;
 सा. १,१,१३; दै. २,३;३, १९;
 गो. १,१,२९; ३२; ३३;२,१६;
 ४,२४;२,१,२०; २,१७;३,११;
 ५, १; ५; ६, ६; ११; १६;
 —न्दासिइव तां. ६, ९, २५;
 —न्दोभिः ऐ. १, ९; २, १५;३,
 २८;४५;४७;४८; छ,२३;२७;
 ६,३२;३३; ८,६; ऐआ. १, ३,
 ४;२,१,६; ३, ५; ३, २,६;५,
 १,४;शां.९,२;२६,७; शांआ. ८,
 ११; शा.१,२,५,६—९; २, ३,४,
 ३२;३,३,२,११; ४,१,२३;९,३,
 १०;छ,३,२,५;६,३,१,४४;५,४,
 ७;७,१,६; ७,३,१,३७; ४१;
 २,९;५,१,३०; ८,२,२,८; ७,३,
 ८;९, ५,१, ५३; १०, ५,४, ८;
 १२, २,२, १७; का. १, ४, १,
 २३; २, २, ३, ५; ६; ८; तै.
 १,२, ४, २; ३,६, ५; ४,४, ८;
 ६,४;५,९,८; ७,५,५;९, ६; २,

२,८,७; ३,७, १४,१; तैआ. १,
 ९,६;२,१५,१; ५,३,३;६; ९;
 ४,११; ७,५; ९,१; १०, १,१०;
 तां. छ,४,५;५,२,३;५,४;५; ६,
 ३,१३; ७,३,२; ८;९; ४,८; ८,
 ६,६;७; १२,१०,६; २१,९,११;
 १०,८; जै. ७४; १०८; १६९;
 जैज. २, ३,२,५;३, २; ३,३,१,
 ६; ७, ३, १; गो. १,४,२४; २,
 ६,११;—न्दोभ्यः ऐ. ३, २; छ,
 ३; शा. १, ३,२,६; ७;९; १६;
 ३,४,१,८;११; छ,४,३,५; ७,५,
 २, ६१; तै. २, ३,२, ३; तैआ.
 ७,४,१; १०,६,१; तां. १३, ४,
 १;—न्दोभ्याम् ऐ. २, २६; तां.
 २०,१६,८.
 छन्दःपुरुष—षः ऐआ. ३,२,३;
 शांआ. ८,३.
 छन्दःप्रवाह—हाः शां. ११,५;१;
 —हौ गो. २,३,११.
 छन्दस्कारम् ऐआ. १, ५,१.
 छन्दस्कृत—म् शां. ३,२.
 छन्दस्कृति—म् ऐआ. १,५,२.
 छन्दस्तसू(ः) ऐआ. २, ३, ४;
 सं. ३.
 छन्दस्त्व—म् ऐआ. २, १, ६;
 तै. २,२,८,७; जै. ९९.
 छन्दस्त्य,स्यां—त्यम् मं. २, ६,
 १३;—स्याः शा. ७, ५,२, ४२;
 ४३;८,२,३, ७; ८;९;३,३,१;२;
 ५,२,१;३,२;६,२,१;३; २,५;
 १०,४,३,१४;१६;१८.
 छन्दोग(स्/वै)—नाम् शां. ६,
 ११;—गाः ऐ. ५, २; ऐआ. ३,
 २, ३; शां. १९, १०; शांआ.
 ८,४; शा. १०,५,२,२०;—गोभ्यः
 ऐ.३,३२; ऐआ.५, १, ४;—गोषु
 शां. १८,५.
 छन्दोगमाहिक—किः,—केः
 वं. १.

†छन्दोऽतिशोल्ह(-स् ऽअ)- -स्य
शां. ११, ५.
छन्दोनाम्- -मानाम् श. ३, ३,
२, ६.
छन्दोभाग- -गाः ऐ. २, १८.^२.
छन्दोमय- -यः ऐ. २, ४०.^३;
ऐआ. ३, २, १; २; ३; शांआ. ८,
१; २; ५; श. १०, ४, २, २७; ३०;
-यम् ऐ. ६, २७; ऐआ. ३, २,
१; २; ३; शांआ. ८, १; २; ५; श.
१०, ४, २, २६; २९; ३१.
छन्दोमयी- -यी ऐआ. १, ३, ४;
श. ६, ३, १, ४१; -यीम् ऐआ.
१, ३, ४.
छन्दोयोग- -गान् तै. ३, १२,
९, ६.
छन्दोरथ- -म् तै. १, ५, १२, ५.^२.
छन्दोरूप- -पाणि शां. १८, ८;
२०, २; ३; ४; २१, २; ३; ४; २२, १;
२; ३; ६; २३, १; २५, १.
छन्दोवचन- -म् गो. १, १, २७.
छन्दोऽर्थी- -र्थे दै. ३, १८.
छन्दोम- -मः शां. २६, ११; गो.
१, ४, ९; १०; -माः ऐ. ५, १६;
१७.^३; १८; १९.^४; २०.^५; २१.^६; २२.^७;
शां. २६, ७; ९; १२; १६; १७; २७,
३; २९, ८.^८; ३०; १०.^९; श. १२,
२, ३, ९; तां. ३, ८, २; ९, ३; १२,
२; ४, ८, ७.^{१०}; १०, १, २१; १४, ३,
१०; ५, ७; ८; २६; ३१; ७, ६; ८, ४;
८; ९, २, ३; २४; ३०; ११, ५.^{११}; १५;
२३; ३५; ३९; १२, ९; १५, २, ६;
९; ३, १५; १७; ५, ५.^{१२}; ३२; ३७;
१९, ९, ३; ४.^{१३}; ५; २०, ३, १; २१,
६, ३.^{१४}; ७, ५.^{१५}; २२, ६, ३; ४; १६,
१; ३.^{१६}; १८, १; २३, १, १; जै.
१६८; १९४; २१०; -मान् श.
१२, १, २, ३; ३, १९; तां. २४, ३,
२; जै. १९२; -मानाम् तां. १०,

१, १९; १४, १, ८; ५, २६; ७, ४;
८, ४; ८; ११, ३५; १५, २, ६; ९;
३, १; ५, ३२; -मे शां. २६, ९; १२;
१६; ३०, १०.^{१७}; -मेषु श. २६, १७;
२९, ८; ३०, १०.
छन्दोम-दशाह- -हः तां. २५,
१, १; १३; २, १; ५; -हाव तां.
२५, २, ४; ५.
छन्दोम-पवमान- -न्तः तां. २१,
६, १; -नम् तां. २२, ६, १.
छन्दोम-वत्- -वान् तां. १९,
९, ४.
छन्दोमवती- -स्यः तां. २३, १९,
८; २४, ३, २; ११, ६.
छम्बद् जै. १५१.
?छम्बद्/कृ, छम्बद् कुर्यात् गो. २,
१, ११.^१.
छर्दिस्- -र्दिः श. ७, ४, २, ८; ८, ३,
१, १०; ७, ३, १९; तै. १, १, ७, १;
८, ४; जै. ४४; -र्दिषा श. ७,
४, २, ८; ८, ३, १, १०; ७, ३,
१९.
छवि- -म् जै. १४४.^२.
छवी- -वी तां. १६, ६, २; -वीः
तै. १, २, ६, ३; -वीम् तै. २, ३, ६,
२; ७, २; तां. १६, ६, १.
छाग, गा- -गाम् तै. २, ६, ११, ९; ६,
१५, १; ३, ६, १५, १; -गया शां.
७, १०; -गस्य श. ३, ८, २, २६;
२७; ३, २९.^३; तै. ३, ६, ८, १; ११,
१; ३; ४; १२, १; -गाः श. ३, ३,
३, ४; -गानाम् श. ५, १, ३,
१४.^४; -गोन तै. २, ६, ४, ४; १५,
१; ३, ६, १५, १; -गैः श.
१३, २, ७, २.^५; तै. २, ६, ११,
१०.
छाया- -ययाऽइव श. २, २, ३, १०;
-या शांआ. ८, ७; ११, ३; श. ३,
६, १, २२; का. १, २, ३, ८; तां. ६,

४, ५; जै. १६०.^६; २०१; -याः जै.
११७; -यानाम् ऐ. ७, १२; -याम्
ऐआ. ३, २, ४; श. १, ४, ५, २.^७;
११, १, ५, २; जै. १६०; गो.
१, १, ३; -याम्ऽइव तै. २, ४, ४,
६; -यायाम् शांआ. ६, २; १२; श.
८, ७, ३, १३.^८; तां. ६, ४, ३; जै.
१२६; -याम् ऐआ. ५, ३, ३.
छाया-स्य- -यः श. १४, ५, १, १२;
६, ९, १६.
✓छिद्, छिन्ते श. १०, ५, ८, ५;
छिनत्ति श. ४, ३, २, ६; ५,
५, ५, १४; तै. १, ३, १०, ७; ३,
२, ९, १०.^१; १०, २; छिन्तः श. १२,
२, २, २; गो. १, ४, २०.^२; छिनत्ति
तै. ३, ७, ६, ५; चिच्छेद क. १४,
१, १, २४; जै. १२१; चिच्छिद्ः तै.
३, ७, १३, १; छेत्स्यति श. १४, १,
१, २३; छिनदत् श. १४, १, १,
२६; २, २, ४४; छिन्धि तैआ. ४,
२७, १; जै. १५१; छिनदै श.
१०, ५, २, ५; अछिन्नत् श. ५,
५, ५, ६; तैआ. १, ५, २; ५, २, ३;
तां. ७, ५, ६; ९, ५, ४; १२, ६, ८;
१४, ६, ८; २०, १४, २.^३; जै. २०१;
छिन्दीत् तै. १, ३, १०, ७; छिन्धाव
श. १४, १, १, २३; का. २, २, ३,
९; छिन्धाव तै. ३, २, ९, १०;
छिन्ध्याम् श. १४, १, १, १९; २२;
जै. १८६; छैत्सीत् श. १४, ९,
४, २३; अछिदत् ऐ. ३, २६;
छिदः तैआ. ३, १५, १; छित्स
तैआ. ४, ४२, १.^४; छेष तै. ३,
६, ९, १.
छिद्यते श. १४, ५, १, १०; तै. १,
८, ३, ४; तां. ६, ५, ९; ७, १३;
गो. १, २, १०.^५; अछिद्यत् श. ३,
९, २, १; ३, १२; १८; ४, ५, १०४;
११, ७, २, ८; १४, १, २, १०; २१;

† छन्दः पदमुत्तरेण समस्तीभूतमिति कृत्वैवं दर्शनम् । पार्थक्यन्तु यस्या उभयत्र द्र. । ‡ -न्देरथे' इति मुपा.
चिन्त्यः । § 'अच्छं वषट् कुर्यात्' इति वा पामे. साधीयान् स्यात् । § 'छिन्दतः' इति पाठः ।

अच्छिद्यत तै. १, १, ३, १०; ३, २, १, १; तैआ. ५, ६, १०; जै. १७; १८६^३; छेदि तैआ. ३, ५, १.
 छिद्र, द्रा- -द्रः ऐआ. ३, २, ४; तां. ५, १०, ७; गो. २, २, ५; -द्रःऽइव शांआ. ८, ७^३; तां. १८, ५, ४; -द्रम् ऐ. ३, ११^३; १८^३; शा. ८, ७, २, ६^३; तै. १, ३, ४, ५; ३, ११, ६, १; तैआ. १, २५, २; तां. ८, ६, १३^३; ९, ६, १०; ११; १४, ९, ३६; जै. ६२^३; १६४; जैउ. १, १, ३, ५; ६; गो. २, २, ५^३; -द्रम्ऽइव तां. ३, १०, २; २१, ७, ३; ४; -द्रा शांआ. ८, ७; ११, ३; -द्राणि ऐआ. ५, १, ३; शांआ. ८, ९; तां. ७, ३, १९; -द्राम् ऐआ. ३, २, ४; -द्रे जै. १६४; -द्रेण तां. ८, ६, १३.
 छिद्र-प्रतिषेध-सामर्थ्य- -ध्यात् गो. २, २, ५.
 छिन्न, न्ना- -न्नम् शांआ. १२, ६; तां. ६, ७, १३; -न्नम्ऽइव तां. १८, ८, १७; -न्ना ऐ. ४, १३; -न्नयाम् शा. १४, १, १, ९.
 छिन्न-भिन्न- -न्नः गो. २, २, ५^३.
 छिन्ना शांआ. १४, १; शा. १४, १, १, ३; २४.
 छेत्तुम् जै. १५१.
 छुलुक- -कम् शा. १०, ६, १, ११; -केन ऐआ. १, २, ४^३; ५, १, ४.
 √ छृद्, छृणत्तु तैआ. ४, ३, ३^३; छृन्धि तैआ. ४, ३, ३^३; ५, ३, ९^३.
 छर्दयन्ति शा. १२, ४, २, ९.
 छेतुम् √ छिद्र द्र.
 √ छो, छयति शा. ४, ३, २, ३; तै. ३, ९, ६, ५.
 —:०:—
 ज

ज तै. १, २७, ११.

जक्षत्(√जक्ष←√हस्†)- -त् शा. १४, ७, १, १४.
 जक्षती- -स्याः का. २, १, ३, १८.
 जक्षिवुस्(√जक्ष्+←√घस्)-
 -क्षिवांसः शा. ४, ४, ४, ११^३;
 -भूषः का. १, ३, ३, १९; ६, १, २७; -भूषे शा. २, ४, २, २३; ६, १, ४, १.
 जक्षुषी- -षीः शा. २, ५, २, १६; २३; का. १, ५, १, १४; २०.
 जग्धु- -ग्धः शा. १०, ४, १, १८;
 -ग्धम् ऐ. ३, ४६^३; शा. ६, ५, ३, ९; ८, २, ३; ८, ६, २, १३; १०, १, १, ११; १४, ९, २, १४; तां. ४, १०, ३; -ग्धस्य शा. ६, ६, ४, १; २.
 जग्धि- -ग्धै शा. ९, २, ३, ३७.
 जग्ध्वा शा. ३, ७, ४, ४; ७, १, २, १३; १०, ४, १, १८; तै. २, १, १, २; ५, ५, ७; जै. १९०.
 जगत्(√गम्)- -त् ऐ. ३, १२; शां. ८, ७; १४, ३; शा. १, ८, २, ११; ४, ५, ९, ८; ६, २, १, २९; २, ३२; ७, ५, २, २७; ८, १, २, ३; तै. २, ४, २, ८; ६, ६, ५; ८, ८, ८; ९; १०; तैआ. ३, ११, १०; ४, १, १; ६, ५, २; ३; १०, १, ५; ११, १; ६३, १; सा. १, १, ८; २, ५, ६; मं. १, ३, ७; ष. १, ४; -त्तः ऐ. ४, १०; ऐआ. २, २, ४; ३, २, ३; शांआ. ८, ४; शा. ४, ३, ४, १०; ७, ५, २, २७; तै. १, २, १, ४^३; २, ८, १, ३; ३, ७^३; ५, ८; ७, ४; ३, १, १, ४; १२, ३, २; तैआ. १, ७, ६; १०, १; २; २, १३, १ ३, ११, २; ६; ६, ५, २; १०, १, १; ३८, १; ६३, १; -ति ऐ. ३, १२; शां. १४, ३.
 जगती- -ती ऐ. ३, १२^३; १८; २५^३; २८^३; ४७; ४८; ४, ३; १०; २७; २८; ५, १; ऐआ. १, ३, ४; २,

१, ६; शां. ११, २^३; १५, ३; १७, ९; १८, ६; २२, ३^३; २६, २; ३०, २^३; शा. १, ७, ३, २५; ८, २, ११; २, २, १, २०; ३, ४, १, १३; ४, १, १, १२; २, ५, २०^३; ३, २, ७, ९^३; ५, ४, १, ५; ६, २, १, २९^३; ३०^३; २, ३२^३; ३३^३; ३, १, ११^३; ७, ३, १०; ८, १, २, ३; ३, १, १२; ३, ३^३; ४^३; ६; १०, ३, १, १; १, ८; २, ६; १२, ८, २, २०; १३, १, ३, ८; २, ६, ६; ६, २, ५; १४, १, १, १७; का. १, २, १, १२; तै. १, ५, १२, ४; ५; ८, १०, ३^३; २, ६, १८, ३; ३, ७, ६, २; ८, ८, ४; १२, २; ९, ४, ७; ६, ४; तैआ. ३, ९, १; १०, २१, १; ४२, १; तां. ६, १, १०; ३, १३; ८, ४, ३; १०, ५, १३; १२, १, २; ७, ३; १८, ११, ९, १०^३; २१, १०, ८; ९; जै. १९; ८९^३; ९५; १००; १०१^३; १०२^३; १३०^३; १३१; १३३^३; १६९; जैउ. १, १७, ३, ३; १८, २, १; ४, २, १, ८; ष. १, ३; २, १^३; २, ३; ३, ७^३; १७; गो. १, ५, १५; २, २, ९; ३, १०^३; ५, ५^३; -तीः ऐ. ४, ३; शां. १७, २^३; ९^३; १८, ३; शा. ८, ६, २, ८; १०, ३, १, ८; तै. ३, २, ८, २; गो. २, ५, ५^३; -तीनाम् तां. १२, ११, ७; १३, ५, ७; ११, ७; १४, ५, १०; ११, ६; १५, ५, ६; ष. ३, ७^३; -तीभिः ऐ. ६, २; शा. १, २, २, २; १२, ८, ३, १३; का. २, २, १, २; तै. १, १, ९, ७; ३, ८^३; -तीभ्यः शा. ८, ६, २, ९; -तीभ्याम् शा. ५, १, ५, १८; -तीम् ऐ. १, २८; ३, १२^३; १३; शां. ९, २; ११, २; १५, २; २२, ५; ३०, ११; शा. १, ८, २, ११; ३, ४, १, १३; ८, १, २, २; तै. १, ७, १०, ४; ८, १०, ३; २, ६, १७, ५; ३, ७, ७, ३; ८, १२, ३; तां. ४, ४,

† 'च' इत्यस्य स्थाने 'ज' इति भा. । अथवा √जनेर्देप्रत्यये सम्बुद्धौ रूपमिति भा. सा. । ‡ √जक्ष

भक्षहसनयोः अदा. ॥ 'जागतम्' इति पाठः प्रकरण-संगतः स्यात् ।

७; ७,४,२; ८,४,१; १२, ७,३;
 १८, ११,९; १९, १७,५; २०,२,
 ३; जै. ८; ८९^३; ९५^३; ९९; १०१;
 १०२; १३३^३; जै. १, ४,४,६;
 ष. २,१; गो. २, ३, १०^३; -तीषु
 ऐ. ५, १६-२१; शां. २५,४; ७;
 तां. २४, ११, ७; -त्यः ऐ. ५,४;
 १६-२१; शां. २२, ७; २५, ७;
 २९, १; ३०, १; शा. १, २, २, २;
 ८, ६, २, ३; ८; का. २, २, १, २; तां.
 ११, १०, ६; १२, ३, ७; ५, ६; ११,
 ७; १३, ५, ७; ११, ७; १४, ३, ५;
 ४, ३; ३, ५, १०; ९, ५; ११, ६; १५,
 ३, ४, ५, ६; १२, ७; १६, ११, १०^३;
 ष. ३, ७^३; -त्या शां. १४, ३; १६,
 १; २; ९; १८, ६; २६, ७; शा. १, ७,
 ३, २, ५; ६, ७, ३, १०; १२, ८, ३,
 १३; १३, १, ३, ८; ६, २, ५; तै. १, ४,
 ४, ८; २, ६, २०, ४; ३, २, ७, ६;
 तां. १९, १७, ३; जै. १४^३; ८८;
 १३३^३; सा. १, १, १३; दै. २, ८;
 गो. १, ५, २, ५; २, ६, ११; -त्याः
 ऐ. ६, ३२; ८, ६^३; शा. १२, २, ४,
 ४; तै. ३, ८, १२, २; तां. ६, ९,
 २, ५; १०, ५, १३; १२, ७, ३; १५,
 ३, २; ष. २, ३; गो. १, ५, ४;
 -त्याम् शां. १४, ३; शा. १४, ३,
 १, ८^३; तै. २, २, ३, ७; ष. १, ३;
 -त्यै ऐ. ४, २७^३; शां. १०, १;
 २७, ३; शा. ८, १, २, २^३; तै. ३,
 ७, ६, २; तां. ९, ४, ६; -त्योः
 तां. १३, १०, १६; -त्यौ ऐ. १,
 ५^३; ९; शां. ८, ९; शा. २, २, १,
 २०; का. १, २, १, १२; तां. १३,
 १०, १५.
 जगती-छन्दसां- न्दाः तै. १,
 १, ९, ७; ४, २, ४; जै. ८.
 जगती-भा(ग→)गा- -स् ष.
 २, २.

जगती-वीर्य-व(त्→)ती- -भ्याम्
 तां. २०, १६, ८.
 जगती-शत- -म् शां. १८, ३.
 जगती-सहस्र- -म् ऐ. २, ३, ५.
 जगच्छ(त्→)च्छ- -न्दस्- -न्दसः तां.
 १, ५, १६; -न्दसम् शा. ११,
 ५, ९, ७; -न्दाः शा. १२, ३, ४, ५;
 तां. १, ५, १५; गो. १, ५, १४^३.
 जगत्-का(म्य→)म्या- -म्याएदि, १५
 जगत्-तृतीय-सवन- -नः शां. २७, ७.
 जगत्-प्रातः-सवन- -नः ऐ. ५, ४; शां.
 २२, ७; २३, १; २७, ७.
 जगत्-प्रासा(ह→)हा- -हाः ऐ. ६,
 १२; गो. २, २, २, २.
 जगद्धत्- -न्ति शां. १५, ३.
 जगद्धती- -तीभ्याम् शां. ८, ७.
 जगन्मध्यन्दिन- -नः शां. २७, ७.
 जगिमवस्- -म्मुषे तां. २१, ८, ४.
 जग्मुा- -म्मुषे तै. ३, ७, १०, ६.
 जग्ध-, जग्धि-, जग्ध्वा √जक्ष द्र.
 जघन(√हन)- -नम् तै. २, ४, २, ७; गो.
 १, २, ४; ३, १०; -नात् तै. २, २, ९,
 ५; -नेन शा. १, १, २, ९; १२;
 २३^३; ९, २, ३; २, ४, २, ९; ६, १, ८;
 २, ५; ३, १, ३, २८; २, १, ५; ५, ३,
 ६; १३; ६, ३, ४; ५; ६; ८, २, १०;
 ११; १८; ३, १०; ९, २, १३; १४;
 १७; ३, १७; ४, २, १, १५; १९; ४,
 ५, ९; ५, २, ८; ६, ९, २३; ५, १, ५,
 २८; २, १, २३; ३, २; ४, ३, ६^३;
 १३; ७, १, १, २७; २, २, ४; ४, १,
 ३, ५; २, ४०; ८, ७, २, १२; ३, ४,
 ४, १०; ११, ५, ३, ४; ७; १२; १२,
 ७, ३, २२; १३, ४, १, ९; १४, २,
 १, ७; ३, १, १३; ९, ३, १३; १४;
 का. १, ३, ३, ९; ११; ६, १, ७; २,
 ३; २, २, १, १; तां. ५, ६, ७; जै.
 १३९; गो. २, ३, १७; -नेना३ जै.
 २०९.

जघन-च्युति- -म् तै. २, ४, ६, ४.
 जघना(न्डज-धुं)- -धैः शा. १, ३,
 १, १२; ९, २, ३; २, ५, २, २९; ३, ४,
 १, १७; ८, २, २; ५, ६; ५, २, १, ८;
 ८, २, ४, २०; १०, ६, ४, १; का.
 १, ५, १, २६; २, २, ४, ९; तै. ५,
 ५, १, १; जै. ७४; -धैम् शा. ३,
 ६, १, २६; ८, २, ४, २०^३; -धैव
 शा. ३, ८, ५, ६; ८, ६, ३, ११;
 -धै ऐ. ३, ४, ७; शा. ३, ५, २, २;
 ६, १, ३; ५, ४, १, ९; ८, ६, ३, ११;
 १४; जै. ५०; ७४; -धैडह्व शा.
 ३, २, १, ९^३; -धैनेन शा. ७, २, २,
 १०; ८, २, ४, २०; जै. ५०^३.
 जघन्यन्त्या- -न्यम् तै. १, ५, २, १;
 -न्या ऐ. ३, २; तै. १, १, २, ८;
 -न्यायाम् शा. ४, ६, ९, ११; १२;
 -न्ये शा. १, ४, १, १६; तै. १, ८,
 ४, २.
 जघन्वस्- -न्वान् तै. २, ४,
 १, ३.
 जघ्नित्स्- -घ्नित्वांसम् ऐ. ३, १६; का.
 १, ३, ४, ९; -घ्नित्वा शा. १, ६,
 ४, २१; का. १, ५, ३, ९; -घ्नित्
 शा. १, ६, ४, १२; २, ४, ४, १५.
 जघ्नित्-व(त्→)ती- -तीः ऐ. १, २, ५
 जग्म(√गम्)- -मः तै. १, ११,
 ४; -मम् ऐ. २, ६, १.
 जज्ञा- -ज्ञयोः मं. १, ३, ५; -ज्ञभ्याम्
 तै. २, ६, ५, ६; मं. २, ५, ५;
 -ज्ञे ऐ. ७, १५.
 जज्ञगति- -तिः दै. ३, १७.
 जज्मला-कुर्वत्- -न् दै. ३, १७.
 जठर- -रम् शा. ७, १, १, २२; तै. २,
 ६, ८, ४; ७, १२, ३; गो. २, १, २; -रं
 ऐ. ४, ४; शां. ६, १४; १७, ४; शा. ७,
 १, १, २२; गो. १, २, ७, २, १, २.
 जज्ञ(√ज्ञा)- -ज्ञाः ऐ. ६, ३५.
 जज्ञान-, जज्ञि-√जन् अद्र.

† बस. । ‡ 'जग्मि-' इत्यस्य 'जग्मये' इति (६, ४२, १) बाहवृचपाठः । || 'जग्गति-', 'जग्गति-' इति पाठभ्यां सम्भान्यतामिति । या. (७, १३) तु प्रायःसमान एव स्थले 'जलचरगति-' इत्याह । § 'जलान्यमानः' इति या. ७, १३. ।

जञ्जप्यमान- √जप् अद्र.

जन्तु-त्रवः श. १२, २, ४, ११; गो. १, ५, ३; -न्नुभ्यः तैआ. ४, २०, ११; तां. ९, १०, १; -न्नुषु श. ८, ६, २, १०.

√जन्(→जा), जायते ऐ. १, ३; १६; २, २; ३, २; ४, १४; ७, १३; २२; ८, ९; २८; ऐआ. १, १, २; २, ३, १; ६; ५, १; शां. ३, ८; ५, १; १०, २; ११, ६; १३, २; १५, ३; १९, ९; २५, १३; २८, ९; शांआ. १२, ५; श. १, २, २, ६; ७, १, २; २, ६; ८, ३, ६; ९, १, १५; २, २, १, १०; ३, ४, ९; ४, ४, २, १; ५, १, ५; १८; ३, २, १, १२; ४०; ४, १, २०; २३; ७, १, २०; ४, ४; ५; ४, २, २, १५; ६, १, ३, ११; ५, २, २; ६, २, १६; ३, ५; ६; ८, २, ३; ७, २, ३, २; ४, ४; १, १; ८, २, ४, १८; ९, १, १, ३; २, २, ३; २, १, ११; ४, १, १०; १०, १, २, ५; ३, ५, ६; ११, १, २, ७; ५, १, १७; ६, २, १०; १२, ७, ३, ८; १२; १४, १, ३, २२; २, २, २, ७; ९, ४, २, ९; का. १, ४, ३, ४; १५; २, २, १, ५; तै. १, ७, ७, ५; ३, ७, ३, १; ८, २, १; जायते श. १, ७, २, १-५; ८, ३, १५; २, १, १, ३; ४, १६; २, ४, १०; ५, १, ५; ३, २, १, २, ८; २, ९; ४, ०; ४, १, १९; ३, १, ३; ६, २, १६; ७, १, २, २; ९, ४, २, ३; ४, २, ५, १५; ५, ३, ५, १७; ६, १, ३, २; २०; ३, १, ७; २०; २६; ३२; ४, २, ८; ५, २, २; ६, १, ६; २, ३; २, ४; २, ९; १, ३; ३, ५; ६; ७, २, ७; ७, १, १, १६; १९; २, २, २; ३, २; ४, १, ६; १, ६; १, १, ३; २, २, ३; २, १, ११; ३, १, २; १०, ५, २, ९; १०; ११, २, १, १; ५, ४, १, २; १२, १, १, ३; २, ३, २, २, ३; ९, १, १; १३, २, ६, ११; ३, ७,

८; ९; १०; १४, १, ३, ३; ४, ३, २, २; ५, १, ८; ६, ९, ३, ४; १०, १५; ९, १, १६; का. १, १, १, २; ४, १, ६; ४, १, ७; ३, ४; तै. १, ७, ७, ५; ७, १, २, २; ८, ९, ३; ३, ३, ९, १०; ६, १, ३; ७, ४, १, २; ८, २, १; १७, ५; ९, ५, ४; तैआ. १, २, ४, ४; ६, ६, २; तां. १०, ३, १०; ११, ६, ५; १२, १, ५; ७, ७; १३, १, ९; ७, ७; १४, ७, २; १८, ९, ६; २०, १, २, ५; २२, ५, ४; जै. ९, ३; १०, ६; जैउ. १, १, ४, २; ४; १५, २, ७; ३, ३; २, २, ३, १; ३, ३, ९; ५, ३, ७; ३, २, १, ७; ३, ९; ३, १, १; ४, ७; ८; सा. ३, ८, ४; ष. १, ३; २, १; २; ९, ७; ९; गो. १, १, २; ३, १, ९; ४, ३; २, १, १, १; १, ९; ६, १, ५; जायन्ते ऐ. १, ३; ३, ३, ७; ४, २, २; ६, २, ७; ३, २; ७, १, ४; ८, २, ८; ऐआ. १, ३, ५; ८; २, १, ७; शां. २, ७; ३, ०, ४; श. ३, २, ३, १, ९; ४, ३, १, १, ४; ६, ९, १, ६; ५, ३, ३, ८; ७, २, १, ८; ४, २, १, ३; १०, ३, ५, १, १; ११, ४, १, ५; ६; १, ३; जायन्ते श. १, ३, १, २, ५; ७, १, १, ८; २, ३, १, १, ६; ५, १, ९; ६, ३, ७; ३, ३, २, १, ४; ७, ४, ४; ५, ३, ५, १, ७; ६, १, ३, १; ७, २, ४, २, ६; ५, २, ४, ७; ११, ४, १, ५; १, २; १, ४; ८, ४, ६; १, ३, १, ६, १; का. १, ३, १, ९; ४, ३, १, ६; ५; तै. ३, २, २, ७; ३, ६, ५; ८, ९, १; तैआ. ८, २, १; ९, १, १; २, १; ३, १; ४, १; ५, १; ६, १; तां. ४, ६, २, २; १२, ५, २, १; १३, ९, १, ६; १७, ७, २; २१, ९, २; २३, १, ९, ७; २५, ७, ४; जै. ९, ३; जैउ. १, १, ४, ३, ३, ३, १; ८, ३, ३; ७; ष. ५, १, १; गो. १, २, ७; ३, ७; ९; २, ६, ८; जायसे ऐ. ६, २, ६; श. १२, ४, ४, ४; १४,

९, ४, ८; तै. २, ४, ३, ३; मं. १, ५, १, ५; जनामलि शां. २०, ४; २१, ४; २२, ५; जजान शां. २५, १; श. ७, ३, १, २०; ५, २, २, १; १२, ५, २, ४; तै. २, ५, २, १; ७, ७, १; २; ८, १, ६; ४, ७; जजान तै. २, ५, २, ३; ६, ४, ३; ५; तैआ. ३, १, ४, ४; १०, १०, ३; मं. २, ३, २, १; जै. १, ८०; जज्ञे ऐ. ७, १, ३; १, ४; १, ५; ऐआ. १, ३, ४; ५, १, ६; २, २; शां. २१, २; श. ११, ५, १, १, ७; जज्ञे श. ६, ७, ४, ३; ७, ५, १, ३, ०; ११, १, ६, ६; १३, १, ९, १, ५; ७; ९; तै. १, ४, ४, ८; २, ४, ७, १०; ६, ४, ५; ३, १, २, ९, ७; तां. २, ५, १, ८, ५; जै. २, ०, ७; जैउ. ३, २, ५, १, २; गो. १, ५, २, ४; जज्ञते जै. १, ७, ६; जज्ञिरे तै. २, ४, ८, ५; जज्ञिरे ऐ. ७, १, ४; श. २, ५, १, १, ९; ११, १, ६, १, ५; १४, १, २, १, ९; ३, १, १; १, ५; का. १, ४, ३, १, ६; तै. ३, १, २, ३, २, ३; तैआ. ३, १, २, ४; ५; १०, १, २; ष. १, ७; गो. १, ५, २, ५; जज्ञिषे तै. २, ४, ७, ५; जनिता श. ११, ५, १, १, ४-१६; जनिष्यते श. २, १, ४, १, ५; ४, ६, ८, १, ३; १, ५; १२, ४, ३, ८; ५, १, १, ७; का. १, १, ४, १, ५; तै. १, २, १, १, ५; जनिष्यते श. ३, २, १, २, ६; जै. २, ०, १; मं. १, ५, ७; जनिष्ये तै. २, २, ३, ४; तैआ. ४, १, १; जजन्त तै. २, २, ३, ५; तैआ. ३, २, १; जायाते श. ६, ३, १, २, ६; ३, २, ५, २, ३; ६, १, २, ३; २, ४, २, १, ३; ८, २, ४, १, ८; जायताम् ऐ. ७, १, ४; ८, २, ८; तै. २, १, ६, १; जायताम् श. १३, १, ९, १; २, ९; तै. ३, ८, १, ३, १; तैआ.

† 'जर्वुभ्यः' इति प्राचीनतरो भ्रष्टतां गतो मुपा. भा.सा. -अभिमतदृच । तच्चिन्त्यः तु. =ऋ. ८, १, १२. † 'यज्ञे' इति पाठे ।

६,२,१;४,१; मं. १, ४, ९; जाय-
न्ताम् ऐ. ७, १४; जायस्व तै.
२,२,३,४; जायस्व तै २, १,२,
५; जायामहै तां. १२, ५, २१;
जायत ऐ. ५, २२; शां. २३, ६;
तै. २, ८, ९,४; अजायत ऐ. ४,
२३;५,३२;७,३२; ऐआ. २,४,
३; शां. १५, ३; २५, १; शा. ३,
२, १, ११; ४, १, २२; ६, ३, १,
२०; ७, ५, १, ३०; २, २१; ३६;
११, १, ६, २; १३, ६, १, २; १४, ४,
२, ८; ३, १९; तै. ३, ७, ८, १;
अजायत शा. २, १, ४, १६; ३, २,
१, २८; ८, २, १७; ३, १२; ६, १, ३,
८; २०; ७, ५, २, २१; ३६;
१०, ६, ४, १; का. १, १, ४, १५;
२, ४, २; तै. २, १, ६, १; २, ९,
१; ११, २; ४; ३, २, ८, १०; ११;
८, १३, १; २; तैआ. ३, १२, २;
४; ६; ५, १, १; १०, ४; ८, ७, १;
१०, १, १३; १४; तां. १४, १२,
३; जै. १५०; १८९; १९७; २०४;
२०७; जैउ. १, १८, १, ५; ६; ष.
४, १; अजायताम् शा. ६, ७, ४,
३; अजायेताम् ऐ. २, ११; तै. १,
१, ९, १; २; ३; अजायन्त ऐ. ४,
१७; ५, ३२; शां. ६, १; शा. २,
२, ४, १०; १०, ६, ५, १; ११, ५, ८,
२; ३; ४; १४, ४, २, ५; ७; ९; का.
१, २, ४, ८; तै. २, १, १, १; २, ९,
२; ३, २, ८, ११; १०, ९, १; तां.
४, १, १; जै. १०८; १८९; २०७;
गो. १, २, १५; जायथा: शां. २४,
५; अजायथा: ऐ. ८, १५; अजाये
ऐ. ८, १५; जायेत ऐ. १, १६; शा.
२, २, ४, ८; का. २, २, १, ३; जायेत
शा. १०, ६, ५, ४; १४, ९, ४, १३-
१७; तै. २, १, ६, १; ३, ७, २, ३; जै.
९३; ष. ४, १; जायेरन् शांआ.
९, ७; शा. १२, ५, २, ३; १४, ९, ३,

१५-२०; जायेरन् शा. ३, ३, २,
१४; जै. ९३; १४०; १८९; ष. १,
७; गो. १, २, २२; जायेमहि
तैआ. ६, ११, १; अजनत् तै. २,
७, १३, ३; अज्जत ऐ. ७, १४;
अज्जि तै. २, २, ९, ४; जनि ऐ. ८,
२८; अजनि शां. ११, ६; शा. ३,
१, ३, ४; तै. ३, ७, १०, ४; अजनि
तै. २, १, ६, २; ३; ४, ८, २; तैआ.
४, १३, १; तां. ७, ८, २; १२, ८,
८; जै. ९४; १९७; २०१; जैउ.
३, ४, ३, १; अजनिष्ठ ऐआ. १, १,
१; शां. १९, ८; २१, १; २; शा.
७, ५, २, ३६; अजनिष्ठ तै. २, ८,
५, ३; ७, ५; तां. १२, ८, १;
जनिष्ठा: ऐ. ३, १९; ८, २; ऐआ.
१, २, २; ५, १, १; शां. १५, ३;
२१, २; २४, २; २५, ३; २७,
२; तै. २, ८, ३, ४; अजनिषि,
अजनिष्वहि जै. १६०; अज-
निष्महि तै. २, १, ६, १; अज-
निष्यत ष. २, १.
जनयते शा. २, २, १, १; ११, ५,
४, १७; १४, ४, ३, ७; का. १, ६,
३, ५; जनयते शा. ६, ७, ४, ३;
का. १, २, १, १; तै. १, ६, ६, २;
गो. १, २, २०; जनयति ऐआ. २,
५, १; शा. २, ६, ३, ७; ३, २, २,
१२; ४, ६, ७, १२; ५, ३, ५, २४;
६, २, १, ३२; ६, २, १६; ७, ४, १,
१; १०, ३, ५, १; ४; जनयति शा.
१, ९, १, २; २, २, २, १५; ३, ३, ३;
३, २, १, ३०; ४, १, १९; २२; ८, ४,
१०; १८; ५, ६; ९, ३, ३; ४, ४, ५,
१; १५; २०; ५, ६, ५; ६, ७, १२;
५, ३, ५, २०; २१; २२; ६, ३, १,
२८; ५, १, ३; ७, १, १, १६; १०,
५, २, ९; १०; ११, २, १, २; ३; ४;
२, ५; १२, ७, २; २१; ३, ८; १२;
१३, १, ३, ६; ७, ६, १, २; का. १,

२, २, १०; ३, ४, १२; तै. १, १, ९,
१; ४, ७, ४; ६, ६, २; ८, ६, १; ३,
१, ३, १; ८, ८, २; ३; तां. १२, ७,
६; ८, २; सा. २, २, १; गो. १,
२, १९; जनयत: शा. ५, ४, ४,
२१; जनयन्ति शा. १, ५, १, १२;
६, १, २०; ८, १, २८; ९, १, २; ३,
४, १, १९; १०, ५, ३, १०; जन-
यन्ति शा. ३, ९, ४, २३; ४, ५, ५,
६; ५, २, १, २४; तै. २, ६, ४, २;
तां. ८, ७, ११; जनयथ: तै. १,
२, १, १३; जनयथ तैआ. ४, ४२,
५; १०, १, १२; जनयाम: तै. २,
१, १, १; जनयाञ्चक्रे शा. २, २, ४, १;
का. १, २, ४, १; जनयाञ्चकार शा.
३, १, ३, ३; जनयाञ्चक्रु: शा. ११,
५, १, ४; जनयिष्यथ: तै. १, २,
१, १४; जनयिष्यामि तै. ३, २,
८, १०; तां. १, ३, ६; गो. १, १,
२; जनयिष्याम: शा. ६, ८, २,
२; जनयत् तैआ. ३, १०, ४;
जनयतु मं. १, २, १८; जनय
ऐ. ३, ३८; तै. १, ४, २, २;
२, २, ३, ३; ७, २; तैआ. १,
१२, १; तां. १, ६, ७; जनयध्वम्
तै. २, २, ३, ३; जनयै जैउ. ३, ४,
१, ४; जनयानि शा. ६, २, २, २६;
जनयानि शा. ११, ५, ४, १६;
जनयामहै का. १, २, ४, ९; जन-
याम तां. १२, ५, २१; अजनयत
शा. १, ८, १, २६; २, २, ४, १; २; का.
१, ४, ३, ५; अजनयत शा. २, १, ४,
११; १२; १३; ५, १, ६; तै. १, ६,
६, १; अजनयत् शां. २५, १३;
शा. १४, ४, ३, १; २; अजनयत्
शा. ६, ७, २, २; ७, ४, ३; का.
१, १, ४, ११-१३; तै. १, ७, १, ८;
२, ८, ८, ९; अजनयताम् जैउ. १,
१७, २, ८; जनयन्त ऐ. ५, ५; ६,
१८; ऐआ. १, १, २; शां. २२, ७;

† 'येथाः' इति मुपा. नितरामशुद्धः । Kt. टि. द्र. ।

तै. २, ८, ७, ४; तां. ४, ६, २२;
 अजनयन्त का. १, २, ४, १०;
 अजनयन्त तै. २, ४, ६, १०; ८, ४;
 अजनयन् ए. २, ३; ४, २१; तै. २,
 ५, ८, ४; तैआ. ३, १५, २; तां.
 १२, ५, २१; ष. ३, ७; अजनयः
 तै. २, ८, ३, १; जनयेत् ए. ७, ५;
 ९; शा. ६, २, १, २७; ३३; ७, ४,
 १, १; जनयेत् शा. १४, ६, ९, ३४;
 तै. १, ४, ४, ७; ७, २; ८, ६, १; २,
 १, ३, ९; अजीजनत शा. १, ८, १,
 ८; ११, ५, ४, १४; १२, ४, ३, ९, ५,
 १, १७; अजीजनत शा. १, ९, १,
 २; २, २७; ३, ३, ३, १२, ४, १, २५;
 ४, ४, ४, ६; का. १, २, ४, ९; जै.
 २०७; अजीजनत् ए. ५, १७; ७,
 ९; ८, ७; शां. २१, २; २६, १३; शा.
 ४, ४, ५, १; १५; ७, १, १, ४२; तां.
 ६, ९, ५; १२, ७, ५; अजीजात्
 सं. २, १, ९; अजीजनन्त शा. ४,
 ३, ४, ५; अजीजनन् तै. १, २, १,
 १९; अजीजनन् तै. २, ८, ७, ६;
 अजीजनथाः शा. १, ८, १, ९; १४,
 ९, ४, २७; अजीजनः ए. ८, ११;
 का. १, २, ४, ३; अजीजने शा. २,
 २, ४, ३; जीजनम् तै. २, ४, ८, १;
 अजीजनम् तां. १, ३, ७; अजी-
 जनामहि, अजीजनामहि शा. २,
 २, ४, १३; का. १, २, ४, १०.

जज्ञान,ना- नः ऐआ. १, ३, ४; ५,
 १, ६; २, ३; शा. ६, ७, ३, २; तै.
 ३, ११, ६, २; -नम् ए. १, १९;
 शां. ८, ४; शा. ७, ४, १, १४; ५, २,
 १८; १४, १, ३, ३; तै. २, ८, ८,
 ८; ३, १२, १, १; तैआ. १, १३, ३;
 १०, १, १०; तां. १४, ७, १; सा.
 १, ६, ४; ८; गो. २, २, ६; -नस्य
 आ. १, ३, २१; -नाम् शा. ७, ५,
 २, २०.

जज्ञि- जि तै. ३, ८, १८, ५.

जन- नः ऐ. ६, १०; ७, १५; शा.
 २, ६, १, ३९; ४, ५, २, १७; ६, ६,
 ३, १०; ७, २, १, ११; १०, ६, १,
 १; का. १, ६, १, २६; तै. २, ४,
 १, १; ६, ३, ४; तैआ. १, ११, ५;
 २, ५, २; १०, २७, १; २८, १;
 जै. १४४; १५१; ष. १, ७; गो.
 २, २, २०; -नम् ए. ३, ३८; ५,
 ८; शा. १०, ६, १, ९; ११, ४, १,
 ४-७; १४, ४, १, ११; तै. १, ६,
 १०, ५; २, ७, १३, ३; तैआ. ५, ११,
 ३; तां. १८, १०, १०; जै. १०२;
 १४०; १४४; १८०; ष. १, ७; गो. २,
 २, १७; -नस्य ऐआ. ४, १, १; शां.
 २१, २; तां. १२, ८, १; -०नाः ऐ.
 ८, १७; गो. २, ६, १२; -नाः
 ऐ. ३, ३१; ४, २७; ८, २३; शां.
 ३०, ७; शांआ. ६, १; ७, १६; शा.
 ६, ५, ४, ८; ७, ३, १, ३४; १३, ५, ४,
 १४; १५; २३; १४, ५, १, १; ७, २,
 १४; तै. २, ८, ७, ३; तैआ. १, ८, ५;
 ६; १३, २१; ६, ५, ३; जै. १, १३,
 २, ४; ७; -नान् ए. ६, ३५;
 शा. ४, ५, ४, ११; तै. २, ८, ६, २;
 ७, ५; ३, ११, ३१; ७, २, ३; ९, ५;
 -नानाम् ऐआ. १, १, १; शां. २८, ५;
 शा. ४, २, ४, २४; ५, ३, ३, १२; ४, २,
 ३; १४, ९, २, ५; तै. २, ४, ३,
 ६; ११; ८, ३, ८; ३, ५, १२, २; ६,
 १०, २; तैआ. ३, ११, १, २; ६,
 १, १; तां. ४, ६, २१; गो. २, २, २३;
 -नाय शा. ७, ५, २, ३४; तै. २,
 ८, ४, ५; ६, ७; ७, १०; तैआ. ६,
 ६, १; १२, १; तां. ६, ९, ८; सं. २,
 ८, १५; -नासः ऐ. ५, ३०; तै.
 २, ४, ३, ५; ६, ८; ८, ८, १२; जै.
 १८०; जै. १, ९, २, ७; ११; गो.
 १, ५, २५; -ने तै. २, ७, १५, ६;
 ८, ६, ८; तैआ. ७, ४, ३; तां. ६,
 १०, १२; १६, ६, ८; जै. ८८;

१४४; -नेन तै. २, ८, ४, ७; ५,
 ३; -नेभ्यः ऐ. ६, ६; तै. २, ४,
 ७, १; ३, ७, १२, ३; तैआ. २, ४,
 १; गो. २, २, १५; ५, १२; -नेषु ऐ.
 ७, ८; ऐआ. ५, २, १; शांआ.
 १२, २; शा. ६, ६, ३, १०; तै. २,
 ४, ७, ४; ८, ४, २; ७, ४; ३, १, १, २.
 जन-क(ल्प→)ल्पा- -ल्पाः ऐ.
 ६, ३२; शां. ३०, ७; गो. २,
 ६, १२.

जन-ता- -तया तां. १४, ३, १३;
 -ता तां. २, १, ४; ३, ७; -ताः
 ऐ. ३, ३१; ५, ९; -ताम् तै. २,
 ३, १, ३; ३, ८, १, १; तैआ. ५,
 ११, ३; तां. २, १, ४; ३, ७;
 -तायाम् तै. १, ४, ६, १; तां. ६,
 १०, १३; १५, १०, ९; जै. ८८;
 -तायै ऐ. १, ७; ९; ३, १३; ३१;
 ४, २८.

जन-धा(√धे)- -०धाः तै. १,
 १, १, १, २.

जन-धाय- -यः तां. १, ४, ३.

जन-धायस्- -याः तैआ. ४, ११, ४.

जन-पद्- -दः जै. १९८; -दम्

तै. २, ३, ९, ९; सा. २, ५, ६;

-दस्य गो. २, २, ५; -दाः ऐ.

८, १४; -दे शा. १३, ४, २, १७.

जन-भूत्- -त्तः शा. ५, ३, ४, १९;

तै. १, ७, ५, ४.

जनमेजय(नञ्/एज्)- -०य ऐ.

४, २७; -यः शां. ८, ११; २१; शा.

१३, ५, ४, २; तां. २५, १५, ३; गो.

१, २, ५; -यम् ऐ. ८, २१; शा. १३,

५, ४, १; गो. १, २, ५; -यस्य ऐ.

७, २७; -याय ऐ. ७, ३४.

जनमेजय-सादन- -ने शा. ११, ५,

५, १३.

जन-राज्- -द् शा. ३, ५, ४, १४.

जन-वादिन्- -नम् तै. ३, ४,

१४, १.

॥=अ-जीतान् इति तैसं. ५, ७, २, ३; 'अनयत्' इति कासं. १३, १५; सा. तु अजजिनत् इति ि'पञ्च' इत्यनेन योगो द्र.

जन-श्रुत- -तः जैड. ३, ७, ३, २; ४, १; ४, ९, २, १; -ताय जैड. ३, ७, ३, २; ४, १; ४, ९, २, १.
जना(←न)-षाह(✓सह)- -इ, इ तै. २, ६, ९, १.

जनक- -क श. १४, ६, ११, ६; ७, २, ३; -कः शांआ. ६, १; श. ११, ३, १, २; ६, २, १; १०; ३, १; १४, ५, १, १; ६, १, १; १०, १; ४; ७; १०; १३; १६; १९; ११, १, १; ६; ७, १, १; २, १०; ८, १५, ११; तै. ३, १०, ९, ९; जै. ६; १३५;
-कम् श. ११, ४, ३, २०; ७, १, १;
-कस्य श. १४, ६, १, १; ४.

जनक गो. १, १, ८; २०; २, १९; २४; ३, ३; ५, २४; २, २, १४.

जनद्वत्(←+मतुप्)- -न् तां. १०, ६, ४; १२, ७, ६; ८, २; -ते ऐ. ७, ८.

जननी- -नी ऐ. ७, १३.

जनमान- -नः जैड. १, १, २, ६.

जनयत्- -न् तै. १, २, १, १६; २, ४, ३, ६; ६, १२; ५, ४, ३; ६, ४, ६; ७, १३, २; तैआ. १०, १, ३; १५; तां. १, ७, ६; गो. १, २, ८; -न्तः तै. २, ८, २, २; तैआ. ३, १३, २.

जनयन्ती- -न्तीः तैआ. १, २३, ८; गो. १, १, ३९; -न्तीम् तैआ. १०, १०, १; -न्त्यः श. ४, ५, ५, ९; १०.

जनयति- -त्यै श. १, ३, २, ३; का. २, २, २, ३; २, २, १, ३; तै. ३, २, ८, ३.

जनयितवै श. १४, ९, ४, १३-१७.

जनयितुम् गो. १, ३, १३.

जनयितु- -ता श. ३, ९, ४, २४; तै. ३, ११, १, १; ४; ७; ९; ११; १२; १४; २१; जैड. ३, ७, १, ३;

-तारः तै. ३, ११, १, १५-१७;
-त् तै. ३, ११, १, २; ३; ८;
-तृणि तै. ३, ११, १, १३.

जनयित्री- -त्री तै. ३, ११, १, ६; १०; २०; -त्र्यः तै. ३, ११, १, ५; १९; -त्र्यै तै. ३, ११, १, १८.
जनयित्वा ऐ. ६, २९; श. १, ९, २, २७; २, ३, २, २; ३; ४, ४, ४, ६; ५, ६, ५; ६, ५, १, ३; ११, २, १, २; १४, ४, २, ६; जैड. ३, ४, १, ५.

जनयिष्यत्- -न् श. ६, ६, १, ६; ७, ४, १, २; ९, ३, १, २.

जनि- -नयः शां. २१, २; शांआ. ७, २१; श. ६, ८, २, ३; ५, ४, ८; तै. २, ६, ८, २; ३, ६, ३, ३; तैआ. ६, १०, २; -नीनाम् तै. ३, ५, १२, १.

जनि-काम- -मौ जै. २०३.

जनि-स्व- -स्व ऐ. ३, ३१; शांआ. ७, १६; तैआ. १, १३, २; ६, १, ३; जैड. १, १३, २, ४; ८.

जनिवृ- -ता ऐ. ५, ४; श. ७, ३, १, २०; ५, २, ३६; तै. २, ६, ४, ३; ८, १, ३; ३, ७, ५, ३; तैआ. १०, १, ४; तां. १२, ११, ६; जैड. १, १५, ३, ८; सा. १, ४, ८; २, ८, १; गो. २, ६, १०; -तारम् श. ७, ५, २, ३६.

जनित्री- -त्री ऐ. ८, ७; तै. ३, ६, ३, ४; मं. २, २, १५; गो. २, ४, १७; -त्र्याः मं. १, ५, १२.

जनिवृत्(ः) ऐ. १, २५; २, ७; श. ३, २, १, ३१.

जनित्र- -त्रम् श. ३, ४, १, २०; ७, ५, २, ३५; ८, ४, २, ५; तै. २, ६, ४, २; १४, ४; तैआ. २, ६, २; तां. ८, २, ३; जै. ४३; -त्राव तां. १, २, ९; ६, ६, १७; -त्राणि सा. ३,

७, १; -त्रे तै. २, ५, १, २; ३, ७, १, ४; तां. १९, ३, ८; २१, ११, ३; जै. ४३; १२९; आ. जैआ. १, २४१; ४८४; आ. १, ५२७; -त्रैः ऐ. २, ६.

जनित्वी शां. २१, २.

जनिमन्- -मा तै. ३, ५, १२, ३; -मानि ऐआ. २, ५, १; मं. २, ३, १२.

जनिष्यमाण- -णः तैआ. १०, १, ३; -णम् श. २, ३, १, २४; २६; का. १, ३, १, १५; १७; -णा का. १, २, १, १७; तै. १, ६, १०, १; -णाः तै. १, ६, ४, ५; ३, ७, ६, ७; ९; -णात् तै. १, १, ५, ६; ३, ३, ९, १; -णाम् तै. १, २, १, २५.

जनुस्- -नुषा ऐ. ५, ५; तां. ११, ५, १२; -नुषाम् ऐ. ३, ३८; तै. २, ५, २, १; ८, ७, ६; -नुषि ऐ. ५, ५; तै. २, ८, २, ४.

जनु- -न् श. ३, ९, ३, २; -न्वा श. ५, ३, ५, २५.
जनूर्वासस्- -सांसि श. ५, ३, ५, २५.

जन्तु- -न्तवः ऐ. १, १६; शां. ८, १; श. ७, ३, १, ३२; -न्तवे तैआ. ३, १०, ४; तां. १, ७, ६; न्तुभिः श. ७, ३, १, ३२; -न्तोः तैआ. १०, १०, १.

जन्त्य- -न्त्याः तैआ. ६, १२; १;

जन्मन्- -न्म ऐआ. २, ५, १; श. २, २, ४, ९; ३, २, ४, २०; ७, ४, ५; ५, ३, ३, १२; ४, २, ३; ६, ३, २, ३; ८, ७, ३, २१; ९, २, ३, ३९; ११, २, १, ३; १२, १, २, ३; का. १, ३, ४, ७; तै. २, १, २, २; ३; २, ४, ५; ९, ५; ९; तां. १२, १३, १; जै. १०७; १८७; मं. १, १, २; ४. ३, ७; गो. १, ४, ७-१०; -न्मन्

† 'जनिततायै' इति वा एतदर्थवचनः कश्चिदन्यो वा मूपा. सुचिन्तः । † -जनिवृ- क. ३, १, १२; प्रमृ. इ. ।

‡ 'जनिषा' इति H. -मुपा. विचारणीयः । § =जनिष्यमाण-

श. ८, ७, ३, २१; ९, २, ३, ३९;
 तै. ३, ११, ६, २; -न्मनः ऐ. १,
 २८; ४, १०; ऐआ. २, ५, १;
 -न्मना ऐ. ७, १७; तै. २, ६, २, २;
 ८, ५, ३; ३, ५, ६, १; -न्मनी श. ४,
 ३, ५, १२; -न्मने ऐ. ५, १७; शां.
 २६, १०; -न्मभिः तै. २, ५, ६, ५;
 -न्मानि तै. २, ५, ६, ५.
 जुन्य(←जन)- न्यः तै. १, ७, ८, ७;
 -न्यम् शां. ९, ४; तै. १, २, १, १३;
 ३, १०, ६; ३, ७, ७, १४; तां. १६,
 ६, ८; १७, १, ९; जै. १४४; -न्याः
 तां. ६, १०, १९; -न्यासः तां. ६,
 १०, १९; -न्यानि ऐ. २, २०; ८,
 २६; -न्येन ष. १, ७.
 जात-जाति-जात्य-अद्र.
 जन्हु-न्होः तां २१, १२, २.
 √जप्, जपति ऐ. १, २२; २, २८;
 ७, ५; ऐआ. ५, १, ४, ५; ३, १;
 शां. २, २; ३, २; ३, ५; ८; ९; ६,
 १३; १०, ४; ११, १; १४, १;
 शांआ. १, ४, ७; २, १६; १७;
 ४, ११; श. ९, २, ३, ५; ११; का. १,
 ४, १, १४; जपति श. १, १, २, १२;
 २, ४, ५; ६; ३, ४, ८; ५, १, १४;
 १५; २२; २५; २६; ७, ४, २१; ८,
 १, ४, २; १, ४, २, ८; ४, १७; २२;
 २३; ३५; ३६; ४०; ६, ८, १, ११;
 ४, २, २०; २२; ५, २, २६; ६, १,
 ४०; ३, १, ४, १; २, १, ५; ६, ४, ५;
 ४, २, १, २२; ३, ७; ६, ६, ६; ८; ५,
 २, १, १५; १८; ३, ३, ११; ४, ३,
 २०; २१; ४, ५; ६, ५, ४, ५; ७, २,
 ३; ९, १, १, २२; २४; २, १६; २, ३,
 ५; ४, ४, ३; १३; १३, ८, ३, ४; १४,
 १, २, ८; ३, २५; २, १, ४; ९, ३,
 १४; का. १, ४, १, १७; १८; २५;
 ५, १, २४; ६, १, २७; २, ६; २, २,
 १, २; २, ४, ५; गो. १, २, १९; २,
 १, १; जपति शां. ५, ७; १८, ६;

श. ४, २, ५, ६; जपन्ति श. २,
 ६, २, ११; १४, १, २, १५; गो. १,
 ५, २५; अजपत् श. २, ५, २,
 २७; का. १, ५, १, २५; जपेत् ऐ.
 ३, ४६; ५, २७; ७, ३; ऐआ. १,
 ३, २; ३, २, ४, ५; शां. १२, ५; श.
 १, १, २, ८; ४, ९; ७, ४, २०; २, १,
 ४, २८; ३, २, १, ३८; ६, ८, १, १०;
 १४, ४, १, ३०; ९, ४, ८; का. १, १,
 ४, २५; २, १, २, ८; ३, १३; जै.
 १२२; गो. १, ३, २१; २, २, २४;
 जपेयुः शां. १५, १; २७, ६; जपेः
 श. १२, ३, ४, ६; अजपत् गो.
 १, ३, ४.
 जजप्यमान- नःऽइव श. ११, ५,
 ५, १०.
 जप-पः शां. ३, ७; का. १, ६, २,
 ७; -पम् ऐ. ६, १४; शां. १२,
 ५; गो. १, ३, ९; -पाः शांआ.
 १, ५; -पाच् शांआ. १, ४; -पेन
 ऐआ. ५, ३, २; शां. ३, ७; ६,
 १४; श. २, ४, १, ९; का. १,
 ६, २, ७.
 जप-वापन-दोहन-नात् सं. ४.
 जपत्-न् श. ५, ४, ३, २२; जै.
 १२७; सा. १, ५, १५; गो. १, २,
 ७; ५, २४; २, १, १८; २, १५;
 -न्तः शां. २७, ६; श. १३, ८,
 ४, ७; -न्तम् सं. २, ४, ६.
 जपित्वा ऐ. ५, ३, ३; १४; शां. ११,
 ८; शांआ. ४, ८; तैआ. १, ३२,
 २; ष. ५, १; गो. १, ३, ९.
 जपिष्यत्-न् श. ३, २, १, ३६.
 जप्य-प्यम् श. १०, १, ५, २; ३;
 -प्यस्य जै. ३, २, २, ३.
 जिबाल-म् जै. १५९. जाबाल-द्र.
 जमुदभिः-भिः श. ८, १, २, ३;
 १३, २, २, १४; १४, ५, २, ६; तैआ.
 १, ९, ६; तां. ९, ४, १४; २१, १०,
 ५; २२, ७, २; जै. ४५; १४५;

१५४; जै. ३, १, ३, ११; -भिना
 तैआ. ४, ३६, १; सं. २, ७, १;
 -भिम् तैआ. १, ९, ६; -भेः तां.
 ९, ४, १४; जै. ४५; जै. ४, ३,
 १, १; आ. जैआ. १, ११३; २३९;
 ४६८; ५११; आ. २, ६, १२; १८,
 ५; जैआ. २, १६, १०; सं. १,
 ६, ८.
 √जम्भ्, जम्भयामसि तैआ. ६,
 १०, २.
 जम्भ, भ्मा? -भयोः तैआ. ४, ३७,
 १; -भे श. ८, ६, १, १६; ९,
 १, १, ३९; गो. १, ३, ७; ९.
 जम्भक-कम् तै. ३, ४, १२, १;
 -काः सा. ३, ७, १०.
 जम्भयत्-न्तः श. ५, १, ५, २२.
 जम्भ्य-भ्याः श. ११, ४, १, ५;
 १३; -भ्येभिः तै. ३, ९, ११, १.
 जय(√जि)-यः श. ६, ७, ३, ५;
 -याः जै. ९६; -याय तां. १४,
 ३, १३.
 जयक-कः जै. ३, ७, ५, १; -काय
 जै. ३, ७, ५, १.
 जयत्-न् ऐ. ८, २१; २२; २३;
 श. १, ५, ३, ६; ६, १, १९; ९, ३,
 ११; तै. २, ४, ७, ९; ८, ३, ३; ३,
 १०, १, ३; जै. ९६; -न्तः श.
 १, ९, ३, ११; -न्तम् श. ४, २,
 १, ९; तै. २, ४, ३, ८; ७, ४, १.
 जयन्त-न्तः, -न्ताय जै. ३, ७,
 ४, १; ५, १; ४, ९, २, १.
 जय्य-य्यः श. १४, ४, ३, २४;
 -य्यम् श. १, ६, २, ३; ११, २, ७,
 ९; १३-२०; २८; २९; ३१.
 जरत्(√जृ)-न्तम् तैआ. ३,
 १४, १.
 जरती-ती तां. २१, १, ७;
 -तीऽइव जै. १४९.
 जरत्-कञ्ज-ञः तै. ३, ३, २, ४;
 तां. १७, ७, २; जै. १४०; -ञम्

†-त्(√जम्)=ज्वलत्ऽअभि- ।

तां. १७, ७, २; जै. १४०; -क्षे
तै. ३,३,२,४; तां. १७,७,२.
जरत्-कोश- -शः जै. ११३.
जरत्-संबन्धाय(-म्/व्ये)- -यः शां.
१,५.
जरदाष्टि(-त्/१अश)- -ष्टिः शांआ.
१२, ५; तै. २, ७, ७, ५;
तैआ. २,५,१; मं. १,२,१६; २,
६,१८; -ष्टिम् मं. १,१,११,५,२.
जरत्(->जरत्)- -रया श. १२, ४,
१,१; १४, ७, १, ४१; सा. २,
१,५; २, १; -रसः श. १०, ४,
३,१; २, तै. २,५,६,५; तैआ. २,
६,१; ६,१,२; गो. २,२,१९; ३,६;
-रसम् श. २,३,२, ६; तै. २,८,
८,३; तैआ. ६, १०, १; गो. १,
४,१७; -रसा श. १३, ८,३,१;
४; तै. ३,८,२०,५; मं. १, १,५;
-रसि तां. ८, ९, २१; -रसे तै.
२,५,६,२; -रा श. ५, ४,१, १;
तै. ३, ७,९, ३; -राम् श. १४,
६,४,१; तै. ३,७,७,३; तां. २५,
१७, ३; मं. २, १, १४; -रायै
श. ११,८,३,६; मं. १,५,१५.
जरा-मुर्यै(√मृ†)- -मृ श. १२,४,
१,१; तैआ. १०,६४,१.
जरा-मृत्यु- -मृत्यु सा. २,४,९.
जरायितृ- -तृणाम् जै. ३६†.
जरायु- -यु ऐ. १,३; श. ५, ३,५,
२१; ६, ५,३,५,६,१, २४; २,
१५; १६; ७, २,१, ५,६; ८,६,
२,२; ९,१,२, २६; तै. १, ६,३,
१; तैआ. ६, १०, १६, गो. २,६,
१५; -युणः श. ३, २, १, ११;
६, ६, १, २४; -युणा ऐ. १, ३;
श. ४,५,२,४,५; ९, १,२,२६;

१४, ९,४, २२; तै. २, ६,२,२;
-युणाऽइव श. ३, २,१,१६; ३,३,
१२; -योः ऐ. १,३.
जरिम्- -माणम् तै. १, ७,
४,४.
जरदक्षः- -क्षः तैआ. १,३,२५.
जरा(√रजू)- -रा ? जै. १९७७.
जरा-बोधीय(-घ+छ)- -यम् तां. ४,
२, १९; १४, ५, २७; २८;
२४, ११, ७; जै. १९७; -यस्य
जै. १९७; -ये आ. जैआ. १,१५;
-येन तां. २०,३,२.
जराबोधीय-त्व- -म् जै. १९७.
जरितु- -न्तः ऐ. ६, ३५; ऐआ.
१, २, २; ५, १, १; शांआ. १,३;
जै. १३६; गो. २,६,१४; -ता
ऐ. ३,३८; -तारम् तै. २, ५,८,
१२; -तृणाम् तैआ. ४, ४२, ३;
-त्रे ऐ. ३, ३८; तै. २, ८, २,७.
जर्तिल(√रूति)- -लाः श. ९, १,१,
३; -लैः श. ९, १,१,३.
जर्वर- -रः तां. २५,१५,३.
जल्पत्(√जल्प)- -न् श. ११, ५,
१,४.
जाक्षित- -म् तैआ. १,२,४.
जव(√जु)- -वः १३,४,२,२; -वम्
शां. १८, १; श. ५, १, ४, ८;
९,१०; १३, १,२,७, ९, ५; तै.
३,८,७,२; १३,२; -वाय तै. ३,
४,९,१; -वेन श. १३, ४,२,४.
जव-समृद्ध- -द्धः श. १३, ४,
२,१; २.
जवस्- -सा ऐआ. २,५,१.
जविष्ठ- -ष्ठः ऐ. ५, १; ६,३५; श.
११,३,१,६.
जवीयस्- -यसा ऐआ. २,३,८.

√जस्,जासयति श. २,२,२,१९.
जहाक- -कः तैआ. १,३,१.
जहनु- -हन्नाम् ऐ. ७,१८.
जहनु-वृचीवत्- -वन्तः तां. २१,
१२,२.
जागत,ता(←जगती)- -तः ऐ. १,२८;
६,३०; शां. ८, ७; ९; १४, ३४;
२५,४; ५; ७; श. ३, ३,२,६; तै.
३,८,८,४; तां. ६, १, १०; जै.
१३३; -तम् ऐ. १, ९; २१; ३,
४७; ४८; ४,९; ५, १; ६; १६-
२१; ६,२; १२; १५; २५; ३०;
ऐआ. १, १,३; शां. ८,६; १६,१;
९; २२,३; २३,१; २५, ३; ६; ७;
२६, ९; १२; १६; ३०, १;
श. ४,१,१,१,२; ३,२,९; ३,५;
९,८; ६, ३,१,३९; ७,२, १५;
११,५,९,७; तै. ३, ८, १२, २;
तैआ. ४,५,७; ८,४; ५, ४,११;
७,५; तां. ६, ३,११; ७, ४,६;
१२,३,७; ५,६; ७,३; १३, ४,१०;
१५,७,१; २०,१६,५; २१,९,८;
जै. ४८; ८९; १०२; जैल. ४,२,
१,८; सा. १, १, १३; दै. २,२;
ष. १,४; गो. १, १,१९; २९; २,
२४; ३, १२; ५, १८; २५; २, २,
२२; ४, १६; १८; ६,७; -तस्य
तां. १०,६,३; -ताः ऐ. १, ५;
२१; २८; ३, १८; २५; ४,३; ५,६;
६,२५; ऐआ. १,१,३; शां. २९,
१; ३०,२; श. १२, ८, २, २०;
३,१३; १३, १,३,८; ६,२,५; ष.
३,७; गो. २,४,१६; -तान् शां.
१७, १; -तानि ऐ. ४, २१; ५,
१६-२१; ६,१५; शां. ३०, २;
गो. २,४, १८; ६,७; -ने ऐ. ६

† 'जरया भ्रियते' इति भा. । पक्षान्तरे ङिष्ठ. 'जरा एव मर्या अवधियस्य' इत्याह । ‡ मानप्रयोगः ।
=जरयितृणाम् सा. १,१,१२,३. । § 'युः' इति कालि. सा.मुपा.चिन्त्यः । † 'जल-दक्षः' इति भा. सा. षेठतुः । तथैव
च साधु प्रतीयते । † हस्त. - साक्ष्यतः किलैवं पठति । †. जारेत्येव चासौ साधुपाठतयोपस्थापयति । जंरतिप्रतीक-
मात्रम् । तस्य च इत्यंशस्मृदित इत्येव वा सुवचं स्यात् । † पृ. ३४८ टि. द्र. । † सा. 'जहोः पुत्रा ऋचीवन्तः'
इति व्याचख्यौ तदशुद्धम् । तु. ऋ. ६, २७, ५. ।

१२,२६; ३६; शां. १४, ३; १८, ३; २६, १६; तैआ. ४, ११, २; -तेन ऐ. ८, १२; १७; ऐआ. ५, १, ४; शांआ. १, ७; ११, ८; श. १, २, ५, ६; ३, ४, १, २, ३; ६, ३, १, ३९; ५, २, ५; ३, १०; ४, १७; ७, ५, २, ६; १३, २, ६, ६; का. २, २, ३, ६; तै. २, ७, १५, ५; ३, ९, ४, ७; तैआ. ४, २, ६; ३, ३; ६, १; ५, ५, १; तां. १, २, ७; ६, ६, ७; जै. ८८; गो. १, ५, १४^३.

जागत-मय- -यः शांआ. ११, ७.

√जागृ, जाग्रति श. २, १, ४, ७; का. १, १, ४, ६; जागार तां. १०, ४, ४; जागृहि श. ३, २, २, २, ३; तै. १, २, १, २, ३; २, ७, ६, ३; तां. १, ६, १६; जागृयात् ऐ. ८, २८; का. १, १, ४, ६; गो. २, ५, ५; जागृयुः शां. १७, ९; जागृयाम श. ५, २, २, ५.

जागरण- -म् तै. ३, ४, १४, १.

जागर्यत्- -न्तः तै. ३, ८, १, २.

जागरित- -न्तः ऐआ. ५, १, १; -तम् शां. १७, ९; श. १२, ९, २, २; तां. १०, ४, ४.

जागरित-देश- -शः श. १४, ७, १, १६.

जागृवस्- -वांसः तै. ३, ६, १०, १.

जागृवि- -वि श. ४, १, १, ५; ११, ५, ९, १०; तै. २, ५, ८, ४; -विः शां. २१, २; तै. ३, १०, ८, ३; ११, ५, ३; तैआ. ३, १०, ४; तां. १, ७, ६; १२, ८, १; १५, ९, ३; -वी तै. २, ६, ११, ५.

जाग्रत्- -त् शांआ. ४, ५; श. ३, ९, ३, ११; १२, ९, २, २; १४, ७, १, १६; २०; तै. २, ६, ६, १; -त्ः श. १४, ९, ४, ५; तां. १, ६, १०; -तम् ऐ. ८, २८; -ति श. २, १, ४, ७.

जाग्रती- -तीम् तैआ. ३, १९, १.
जाग्रती (< जघन) - नी श. ३, ८, ५, ६; गो. १, ३, १८^३; -नीम् ऐ. ७, १; -न्या श. ३, ८, ५, ६; ४, ६, ८, १९; १२, ३, ५, १; -न्यौ शां. १८, १२.

जात, ता (√ जन्) - तः ऐ. १, १६; १९; २, २; ३, २; ५, २; ५; १६; ६, १८; २०; ऐआ. १, ३, ४; ५, २; ३; २, ४, ३; ५, ३, १; शां. १०, २; २१, २; ४; २२, ४; ५; ६; ३०, ५; शांआ. १२, ४; श. १, ६, ४, १५; २, २, ४, २; ३, ३, १; ४, १; ३; ४, ४, २; ७, १, १, २, २; ४, ५, १; १५; २०; ६, ७, ११; १२; ६, १, ३, ९; ४, ४, २; ७ ३, १०; ७, १, १, २८; ३, १, १२; २३; ४, १, १९; ५, २, ३८; ९, ५, १, ५२; ६८; १०, २, २, ४; ११, ५, १, ११; १२, ५, २, १५; १४, ६, ९, ३४; का. १, २, १, ७; ४, १; २; ३, १, १७; ४, १, ११; तै. १, २, १, ६; १६; २, ४, ७, ६; ५, ८, ८; ७, ६, ३; ८, ३, ३; ३, ६, १, ३; ३, ४; ७, ९, ५; तैआ. ३, १२, २; ६; १३, २; ६, २, १; १०, १, ३; तां. ९, ९, १२; १२, १३, ३२; जै. ६२; ७७; सा. १, ८, ९; २, ८, १; ष. १, ३, २, २; गो. १, २, ९; २, ४, १; ६, १; २; -तम् ऐ. १, १६; ३, २; ३, १; शां. ८, १; २२, ७; ३०, ५; ८; शांआ. ७, १६; २१; १२, ४; श. २, २, २, १५; ३, १, २४; २६; ५, १, ६; ४, २, ४, २४; ६, ७, ११; १२; ५, ३, ५, २४; ६, ७, ४, २; ७, १, १, २०; ४, २, ३, १; ९, ३, १, २; ५, १, ४४; १०, २, ३, ६; ६, ५, ४; ११, ८, ३, ६; १४, ४, ३, ४; ५, ६, ९, २, ३; का. १, २, २, १०; ३, १, १५; १७; ४, ३, ५; तै. १, २, १, ४; १९; २, १, १, ३; ४, ३, ९, ८;

५, २; ३, १०, ३, १; १२, ९, २; तैआ. १, ७, ६; १३, २; २, १५, १; ३, ११, ९; १२, ३; ६, १०, २; १०, १, २; १६, १; ४३, १; तां. ६, ९, ५; ११, १०, १०; १२, ३, १; १०, १३; १४; १५, ५, ६; ९, १; १६, ११, २; जै. ९५; १०१; १६८; १८०; २०१; जैष्ठ. १, १०, २, १; ४; १३, २, ४; ८; १८, ४, १४; सा. २, ६, १; ८, ५; ३, ५, ७; ष. २, २; गो. २, ६, ७; -तम् ऽ-तम् श. ४, ६, ८, १०; ९, ५, १, ६८; -तस्य ऐ. ७, १३; श. ६, १, ३, ९; सा. २, २, १; गो. १, ३, १९; -ता तैआ. १०, १०, २; -ताः ऐ. ३, ३६; श. २, ५, २, ३; ४; २२; ६, २, २; ४; ९, ३, ६; ३, १, ३, २; ७, २, ४, २, ६; ९, ५, १, ६३; का. १, ४, ३, ५; ५, १, ३; १९; ६, २, १; २; ३, ५; तै. १, ६, २, २; ४, ५; १०, १; २, १, १, १; ८, ४, ८; ३, ७, ४, ९; १२, ६; तैआ. १, ११, ६; १३, २; २, ३, १; ३, १२, ५; ६, १२, १; तां. ६, १, ३; २४, १२, ६; जै. १९८; मं. १, ८, ४; -तात् तां. १६, १, ३; -तान् श. ११, १, ६, ५; तै. १, १, ५, ५; ३, ९, १; ७, ६, ७; ९; तैआ. २, ५, २; जै. १७१; -तानाम् ऐ. २, ३९; शांआ. १२, ३; -तानि ऐ. १, ९; शांआ. १२, २; ७; श. ९, १, १, १९; ११, ३, १, ८; १३, ४, २, ७; तै. २, ८, १, २; ३, ५, ७, १; तैआ. ८, २, १; ९, १, १; २, १, ३, १; ४, १; ६, १; सा. २, २, १; मं. २, ५, ८; ष. १, ६; -ताभ्यः जै. १०७; -ताम् का. १, २, ४, ९; तै. १, २, १, ८; २५; ३, १२, ९, १; -ताय ऐ. १, १६; ५, ३; १; ६, २९; शां. ८, १; १३, २; श. २, २, १, १; ३, ४, १, २, ३;

† 'झीयनी' इति G. सुपा. ? ।

६,७,४,२; का. १, २, १, १; तां. १२, १०, १५; गो. २, ६, ८; -ते श. २, २, १, १०; ११; ११, ५, ४, ६-११; १४, ९, ४, २३; का. १, २, १, ८; जै. १०७; -तेन तै. २, ८, ५, २; -तेभ्यः श. ९, १, १, १९.
 जात-क्षीणः-णः जै. २०१.
 जात-पुत्र-त्रस्य शांआ. ४, ८.
 जात-रूप-पेण श. १४, ९, ४, २५.
 जातरूप-मय-येन ऐ. ८, १३; १८.
 जात-वत्(मत्तुप)-वत् ऐ. ५, ३; ४; ५; १६; १७; ऐआ. १, १, २; शां. १५, ३; २१, २; २२, ६; ७; -वान् ऐ. ५, ४.
 जात-वती-म् ऐ. १, १६; शां. ८, १.
 जात-वेदस्-दः ऐ. १, २८; २, १२; शां. ३, ३; ९, २; शांआ. १२, १; श. १, ४, २, १७; ७, १, १, २२; ३, १, ३१; १४, ९, ३, २; का. १, ६, १, १५; तै. १, २, १, ७; ९; १५; २०; २१; २२; २, ४, १, ५; ११; ५, २, ४; ८, ७, ८; १६, २; ३, ५, ३, २; ६, ३, १, ७, १; ९, १; ७, ६, १७; ७, १०; १२, २; तैआ. २, ३, १; ५, २; ६, १, ४; ४, २; १०, १, ४; ५, १६; जैउ. ४, १०, ३, ३; मं. २, २, १४; ३, १८; १९; गो. १, २, २०; -दः तै. १, ४, ८, १; २, ६, ३, ४; -दसः ऐ. २, ३९; ३, ३६; तैआ. १, १८, १; -दसम् ऐ. १, २८; ४, ९; ३२; ५, १७; शां. १९, ९; २०, ३; श. ४, ३, ४, ९; ६, २, २; ६, ५, १, ५; तै. १, २, १, १३; २, ४, १, ५; तां. ८, ६, ५; ६; ७, १; ष. ५, १२; गो. १, २, २०; -दसि ऐ. १, १६; ७, १३;

शां. ८, १; -दसे ऐ. ४, ३०; ३३; ५, २; ५; ८; १५; १७; १९; २१; ६, १२; ऐआ. १, ५, ३; शां. २३, ८; तैआ. १०, १, १६; तां. १३, ८, १; मं. १, ६, ३२; २, ४, २; गो. २, २, २२; -दसौ श. ३, ४, १, २४; तै. २, ४, २, ५; -दाः ऐ. १, १६; २, ३४; ३९; ७, २१; शां. २६, ६; शांआ. १२, ५; श. १, ५, १, २०; ७, ३, १५; ६, ३, ३, ६; ७, ४, ३; ७, ५, १, ३०; ९, ५, १, ४६; ६८; तै. १, २, १, २३; २४; ४, ४, ८; ८, ६; ३, ५, ७, ६; १२, ३; ६, ११, ४; १२, २; ७, २, ७; १०, ५, १; तैआ. १, ९, १, १२, ४; जैउ. ४, १०, ३, ४; मं. २, ३, १७; गो. १, २, २०.
 जातवेदस्व-म् ऐ. ३, ३६.
 जातवेदोन्य(ङ्ग)-ङ्गा-म् ऐ. २, ३९.
 जातवेदसीय-म् शां. १६, ७; १९, ९; २०, ३; ३४; २१, २; ३; ४; २२, १; २; ५; ९; २३, ३; ८; २५, ९; २६, १०; १३; १७; शांआ. २, १८; श. १३, ५, १, १२.
 जातवेदस्य, स्या-स्यम् ऐ. ३, ३६; ४, ३०; ३२; ५, २; ५; ८; १५; १७; १९; २१; ऐआ. १, ५, ३; -स्या ऐ. ४, ३२; ५, २; ५; ८; १५; १७; १९; २१; ऐआ. १, ५, ३; -स्याः ऐ. ४, ३०; -स्याम् ऐ. २, ३९; ४, ३०; ऐआ. १, ५, ३.
 जाति-तिः ऐ. २, ३९; -तौ तां. ११, ८, ८; -स्यै तैआ ६, ५, १.
 जात्य-स्याः श. १, ८, ३, ६.
 जानु श. २, २, २, २०; १४, ६, ८, १; १२; तै. २, ८, ९, १; तैआ. १, ११, ५; जै. १३०.

जातृ कर्ण्य(जतृकर्णे)-र्ण्यः ऐ. ५, २९; ऐआ. ५, १, ५; ३, ३; शां. २६, ५; शांआ. ८, १०; श. १४, ५, ५, २१; ७, ३, २७; -र्ण्यम् शां. २६, ५; -र्ण्यात् श. १४, ५, ५, २१; ७, ३, २७.
 जानान(जान्)-म् श. ३, २, १, ४०.
 रजान(जान्)-नः जै. १८०; -नस्य आ. जैआ. १, ५२३.
 जानकि(जानक)-क्ये ऐ. ७, ३४; श. १४, ९, ३, १८; -किः श. १४, ९, ३, १९.
 जानपद(जानपद)-दान् श. १४, ५, १, २०.
 जानराज्य(जानराजन्)-ज्याय श. ५, ३, ३, १२; ४, २, ३; तै. १, ७, ४, २; ६, ७.
 जानश्रुतेय(जानश्रुत)-यः ऐ. १, २५; ५, ३०; जै. ४; ६; ८; १; ९; ७; १६; १६; १६; १६; जैउ. १, १, ६, ३; ३, ७, ३, २; -याय जैउ. ३, ७, ३, २; -येन श. ५, १, १, ५; ७.
 जानिन्ना-म् जै. ४३१.
 जानत्(जान्)-त् तै. ३, १०, १, १; -तः का. १, ४, २, १०; -न् श. २, ३, ४, १३; ७, १, १, २८; का. १, ४, १, ११; तै. १, २, १, १६; २, ५, ८, ८; मं. २, ३, १७; -न्तः तै. २, ४, ३, ९.
 जानती-ती तै. २, ५, ८, १०; -तीः तैआ. ३, १४, २.
 जानान्-नाः श. ४, ३, ४, १४.
 जानन्तपि(जानन्तपि)-प्ये, -पिः, -पिम् ऐ. ८, २३.
 जानु-नु ऐ. ८, ६; शांआ. ४, ३, ९, ८; ११, ४; १२, ८; श. २, ४, २, १; ३; १२, ४, ४, ६; ७; ५, १, १२; का. १, ३, ३, १; २; ९; ६, १,

§ 'जातक्षेण' इति हस्त. पा. । ङ 'नु' इति मुपा. स्वरः । † 'कि' इति अर्थाभेदे स्वरभेदः तैसं. विरोधाच्चिन्त्यः । ‡ गानप्रयोगः । =जनित्रम् ग्रन्. ।

७; -नुना ऐ. ८, ६; श. ३, २, १, ८; -नुनी श. १४, ३, १, २२; तै. २, ६, ५, ५.

जानु-दघ्न-घ्नः श. १२, २, १, ३; गो. १, ५, २; -घ्नम् श. ९, १, १, ११; -घ्ने श. ९, १, १, ११; सा. ३, २, ८.

जानुदघ्नी-म् तैआ. १, २२, ८; २५, १.

जानु-मात्र-त्रे श. १२, ८, ३, २०.

जानु-संमित, ता- -तः श. १२, ८, ३, ५; -ता श. १२, ८, ३, ५.

जान्वाक्नु(√अब्न्)-न्नः श. ३, २, १, ५.

जान्घतु(←जन[←जामि ? Mv] +धि(=हि)त सा.)- -तम् श. २, ६, २, ७; का. १, ६, २, ४.

जापय...- √जि द्र.

जाबालु(←जबाला)- -लः ऐ. ८, ७; शांआ. ९, ७; श. १०, ६, १, १; १३, ५, ३, १; १४, ६, १०, १४, ९, ३, २०; -लम् श. १०, ३, ३, १; ६, १, ६; जैउ. ३, २, ४, ९; -लाय श. १४, ९, ३, १९; -लौ जैउ. ३, २, २, २; ३, ३, ५, ७, ८.

जाबाल-गृहपति-तीन् शां. २३, ५.

जामदग्न(←जमदग्नि)- -नः जै. १५४; -ग्ने गो. १, २, ८.

जामदघ्नी- -भिः श. १३, २, २, १४.

जामदग्न्य- -न्यः ऐ. ४, २६; -न्यस्य आ. जैआ. १, ४०.

जामि- -मयः ऐ. २, २०; शां. २८, ५; तै. १, ८, ८, १; तां. १६, ५, १; गो. १, १, ९; -मि ऐ. ३, ४७; ४८; शां. ८, ८; श. १, ३, २, ८; ९, ५, ३, ८; १५, ६, ३, २७; ८, १, २५, २, ५; २, २, ३, ११; २७, ४, ४, २०; ५, २, १०; ४, २, २, ९; ३, १८; ३, ५, ११; १२, ९, ३, ५; ६; का. १, २, ३, ९; २३; ३, ४, १२; ५, १, ८; तै. १, ८, २, १; ३, ३, ४, ६; तैआ.

२, ६, २; तां. ७, २, ५; ८, ८, १०; १०, ४, ७; १४, ३, १७; १६, ५, २१; २५; १८, ६, २०; २१; -मिः शां. २८, ५; -मिम् शां. २८, ६; तै. ३, ४, १९, १; ७, ५, १३; -म्यै ऐ. ३, ३७; तै. १, ७, २, ६.

जामि-शंसु- -साव तै. २, ५, ६, ३; ३, ७, १२, २; तैआ. २, ३, १.

जामी-गर्भ- -भिः जै. १९७.

जायन्ती-पुत्र- -त्रः, -त्राव श. १४, ९, ४, ३२.

जायमान, ना(√जन्)- -नः ऐ. २, २; ५, १५; १६; शांआ. ३, २; श. १, ७, २, १; ३, २, १, २७; २९; ४, १, १९; ६, २, १६; ६, ३, १, २६; ३२; ५, २, २; ६, १, २३; २४; २, १३; १६; ७, १, १, १६; १३, ५, १, १७; १४, ७, १, ८; तै. २, ८, २, ७; ३, १, १, ५; ३, १; ६, १, ३; ७, १३, २; ८, १८, ६; जै. १०७; २१२; जैउ. ३, ५, ८, ११; गो. १, २, २; १८; २१; -नम् श. २, ५, १, १९; का. १, ३, १, २; ४, ३, १६; तैआ. १०, १, २; १०, ३; १६, १; जैउ. ४, ७, १, २; -नस्य श. ८, २, ४, १८; १०, १, २, ५; -ना शांआ. १२, ५; जै. २१२; -नाः तै. ३, ७, ४, १५; -नाव तै. २, २, ९, ३; ८, ७, ५.

जाया- -यया श. १, १, ४, १६; ६, ४, ४, १९; का. २, १, ३, १८; जै. १९८; -या ऐ. ३, २२; ७, १३; ८, २०; २४; ऐआ. ३, १, ६; शांआ. ७, ३; १७; श. १, १, ४, १३; ९, २, १४; ५, २, १, १०; १२, ८, २, ६; १४, ४, २, ३०; ३१; ५, ४, ५; ७, ३, ६; का. २, १, ३, १६; तै. १, ५, १, २; तैआ. १, १०, १; तां. ३, ५, ३; १३, ३; जै. १३७; १३८; १५१; १७६; १८०; १८६; २०४; गो. १, ३, २३;

-याः ऐ. ३, २३; ४७; ४८; ७, १३; श. ९, ४, १, ६; १३, ४, १, ८; ५, २, १; ४, २७; जै. ११७; ष. ३, ७; गो. १, १, २; २, ३, २०; -यानाम् गो. १, १, २; -याम् ऐ. ७, १३; ऐआ. १, ३, ५; श. १, १, ४, १६; ५, २, १, १०; श. १४, ९, ४, १२; १८; का. २, १, ३, १८; तै. १, ३, ३, ४; १०, २; ३; जै. १३७; १५१; १८६; गो. १, २, २०; -यायाः श. १०, ५, २, ९; १४, ९, ४, ११; -यायै ऐ. ३, ३७; ८, २४; शांआ. ४, १०; ११, ८; श. ३, १, २, २१; श. १४, ५, ४, ५; ७, ३, ६; ९, ४, ११; -ये श. ५, २, १, १०; तै. १, ३, ७, २; -ये श. ११, ५, १, ६; -ये तै. १, ३, १०, ३; जै. २०३.

जाया-त्व- -म् गो. १, १, २.

जाया-पति- -ती श. ४, ६, ७, ९; तैआ. २, ६, २; जै. १२७; -त्योः तै. ३, ३, ९, ९.

जार(√१जू)- -र श. ३, ३, ४, १८; -र तैआ. १, १२, ४; ष. १, १; -रः श. १४, ९, ४, ११; तै. १, ६, ५, २; -रम् तै. १, ६, ५, २; ३, ४, ४, १; -रे ऽइव तां. २५, ८, ४.

जारत्कारव(←जरत्कारु)- -वः शांआ. ७, २१; श. १४, ६, २, १; १४.

जारिणी- -षु तैआ. १, २७, ६.

जारुज- -जानि ऐआ. २, ६, १.

जाल- -लेन जै. ३२.

जालक- -म् ऽइव श. १४, ६, ११, ३.

जालम् - -ल्म शां. ३०, ५; गो. २, ६, १३.

जास्पत्य(←जास्[√जन्]-पति)- -म् तै. २, ४, १, १; ५, २, ४.

जाह्व(←जह्वु)- -वः तां. २१, १२, २.

√जि, जयते जै. २०७; जयति ऐ. १, ९; १०; १४; २१; २, १; १४; १९;

२४; ३, १७; १८; १९; २४; ४७;
 ४८; ५, २; २८; ६, ४; २०; ७,
 १०; ८, १०; १९; २५; २६; २७;
 ऐआ. २, १, २; शां. १०, १; २२,
 ४; शांआ. ३, ७; श. १, ७, ३,
 १५; ८, १, ३८; ९, १, १०; २, ४, ४,
 १४; ६, ३, १; ३, ६, २, ६; ४,
 ६, ७, २; ५, २, १, २, २; ४, ४, १;
 ६, ७, ३, ५; १०, २, ४, ८; ११, १,
 ६, २६; २, ७, ८; ५, ६, ३; ८, ३, ५;
 १२, ८, २, ३-३४; ३६; १४, ६, १,
 ९; ८, ५, १; का. १, ३, ४, ८; ३, ३, १;
 ४, ९; तै. २, ८, ५, ८; जयति श. १,
 ४, १, २४; २६; २८; ४०; ५, ३, १७;
 ६, १, १९; ९, ३, ११; २, ३, २, ३;
 ४, ४, १४; ६, ४, ८; ३, ४, ४, २१;
 २२; २७; ६, ४, २६; ७, १, २५;
 ४, ३, ४, १९; २०; ५, २, १२; ५,
 २, १, २२; ४, ३, ८; ४, १; ६, ७, ३,
 ५; ११, १, ६, २७; २८; २, ६, १४;
 ७, ७; ८; ९; ७; १३-२०; २८;
 २९; ३१; ४, ४, २-७; ५, ६, ३; ६,
 १, ८-११; १२; १३; २, २; ३; ७,
 ४, १; ८, ३, ५; १२, ७, २,
 १५; ८, १, १९; २२; ९, ३, १४; १५;
 १३, १, २, ३; १४, ४, ३, २१; ३४;
 ६, १, ९; १०; ११, १२; २, ११; ८,
 ११, १; १४, १-४; १५, १-
 ३; का. १, २, ४, १३; ३, ४, ८;
 ५, ३, १०; ६, ४, ९, २, २, ३, १३;
 तै. १, ४, १०, ४; ६-९; ५, २, ४;
 २, १, ८, १; ३, १, ५, ५; ८, १८,
 ६; ९, २२, ४; १०, ११, ६; ११, ७,
 ४; १२, ५, ४; तैआ. २, १४, १;
 १५, १; २, १९, १; तां. ५, ५, १;
 १६, ७, २; ९, १; ४; १७, १४,
 ४; १८, ३, ४; १९, ११, ११;
 २०, २, २; ३; ६, १; ८, १; ११, ११;
 २१, ४, १२; २५, १३, ३; जै. ५;
 ७; १५; १६; २१; १९; ४७; ४९;

१३५; १७५; १९८; जैठ. १, ६,
 ३, ४; १२, १, ८; २, ५; ६; ७; ८;
 १०; ३, ३, १, ५, ६; ७; २, १; ४, ५,
 ५; ४, १२, २, ६; सा. ३, ४, १०;
 ६, ६-९; ष. २, ३; ४, ५; गो.
 २, १, १८; जयन्ते जै ९६;
 जयन्ति ऐ. १, १४; २३; ६, १९;
 २०; शां. २५, १; श. १, २, ४,
 ८; २, ६, १, ७; १४, ९, १, १९;
 का. १, ६, १, ६; २, २, २, ६;
 जयन्ति श. १, ६, २, ३; ३, ४, ४,
 ४; २७; १२, १, ३, १-२१; तां.
 ५, ४, १-४; ६; १०-१२; ५, १८-
 २०; ९, ४, १२; १३, ९, २०; १५,
 ११, १२; २३, २५, ४; २४, ६, २;
 ९, ३; २५, १५, ४; जै. ४९; १७५;
 गो. २, २, ७; जयामि ऐ. ८,
 ११; जयामः श. १, २, ४, ९;
 जयामसि तै. २, ४, ७, २; जिगाय
 तै. २, ४, ३, ६; जिगाय तै. २, ४,
 ७, ५; ३, १, १, १२; मं. २, २, १५;
 गो. १, ५, २४; जिग्यतुः ऐ. ६, १५;
 जै. १५६; जिग्युः ऐ. ८, १०; श.
 ३, १, ४, ३; २, २, ११; २८; ४, ३,
 १५; ६, १, २७; २८; ७, १, २७;
 जै. ९२; ९४; १४५; १५६; जिग्यथुः
 ऐ. ६, १५; तां. २०, १५, ७; जै.
 १४८; गो. २, ४, १७; जेष्यन्ति
 तै. १, १, ६, १; जेष्यन्ति तै. १,
 ३, १, १; जैठ. १, १, १, २; २, १,
 २; जेष्यसि श. १३, २, ७, १३-
 १५; जेष्यथ तै. १, ६, २, ६;
 जेष्यामि जै. १६; जेष्यावः ऐ.
 ४, ८; जेष्यामः श. ४, ६, ८, १३;
 १५; जै. २०५; जयाति तै. २,
 ४, ७, ३; जयाव श. ३, ६, २, ३;
 जयाव तै. २, १, ६, २; जयान् श.
 १, ५, ४, ६; जयासि ऐ. ३, २०;
 तै. २, ४, ७, ८; जयासि तै. २, ८,
 ३, ६; जेषथ शां. २८, ६; जयतु

श. १, ९, १, २७; ३, ६, ३, १२;
 ४, ३, ४, १३; तै. २, ४, ६, १२;
 मं. १, ७, १६; जय शांआ. १२,
 ३; श. ५, १, ५, ८; ९; ४, ३, ८;
 तै. २, ४, ७, ४; जै. ९६; जयत
 शां. २८, ६; जयानि ऐ. ८, १०;
 जयाम तां. ८, ८, १; जै. १५;
 ७४; १९२; २०५; जैठ. १, १५,
 ४, १; अजयत् ऐ. १, २१; २, २४;
 ३, १९; २४; ५, २; ६, २०; ८, १४;
 शां. १५, ३; २४, १; श. २, २, ४, १८;
 १०, २, ४, ८; अजयत् श. १३,
 १, ५, ६; २, ७, १३-१५; ४, ३, ५;
 का. १, २, ४, १३; तै. १, ४, १०,
 ६; ७; ९; ३, ११, ८, ५; तां. १, ५,
 १९; १४, ३, १२; १६, ४, ५; ११;
 २०, ६, १; ८, १; २३, ११, २; २५,
 २; २४, ९, २; २५, १२, २; जै.
 ४७; ४९; ६७; १२८; १७५; २०५;
 जैठ. १, १, १, १; २, १, १; १२; ४,
 २, ६; अजयन् ऐ. १, ९; १०;
 १४; २, १, १३; ३६; ३, १७; ६,
 ४; १९; २०; ८, १०; शां. २४, १;
 श. ११, १, ६, २६; तै. २, ४, ५, ७;
 अजयन् श. १, ९, ३, ११; ३, ६, ४,
 २६; ४, ६, ८, १८; ११, १, ६, २७;
 २८; का. १, २, ४, १३; २, २, ३, १३;
 तै. १, ४, १०, ३; ८; ६, २, ७; ३, १,
 ५, ५; २, ९, ७; तां. १६, ७, २;
 २०, १, ३; २२, ८, ४; २५, १५,
 ४; जै. ५; १६; ३४; ३७; ४९;
 १७५; जैठ. १, २, १, १२; ४, १, ५;
 अजयः श. १२, ७, ३, ४; जयेत्
 ऐ. ८, १५; जयेत् ऐ. ३, २२; श.
 ११, ६, २, ५; १२, ५, २, १०; १२;
 जयेत् तै. १, ५, २, ४; जयेतुः ऐ.
 ४, २१; श. १, २, ५, १८; तां. २१,
 १४, १८; जयेत् जै. २०५;
 जयेयम् ऐ. ८, १५; २३; जै.
 १२८; १७५; १९२; जयेम श.

११, ६, २, ५; जयेम श. १, २, ४, ९; का. २, २, २, ६; तै. २, ४, ७, ५; ८, १, ६; ३, १, ५, ५; ७, ६, १४; तैआ. ६, १, ३; जै. ४९; २०५; जैउ. १, ४, २, ३; गो. १, १, २३; जव्यासम् जैउ. ३, ५, १, १०; अजैव ऐ. २, ५; तै. ३, ६, ५, १; अजैषीव श. ४, ५, ८, ११; ११, ११, ६, २, ५; अजयिदाँ तै. १, ३, ६, ३; अजैषी: ऐ. ८, २३; अजैषी३: वा. ३, ६, २, ७; अजैषम् श. ३, ६, २, ८; तां. २५, १३, ३; जै. २०३; जेषम् श. ५, १, ५, १५; तै. १, ३, ६, १; ७, ९, ३; अजैषम शां. २४, १; श. ११, ६, २, ५; तां. ७, ५, १५; जेषम श. १, १, ४, १८; का. २, १, ३, २०; तै. ३, २, ५, ९.

जीयते श. १४, ४, ३, २३; जै. १६८; ष. ३, ८; गो. १, ३, १३; जीयत ष. ३, ८.

जापयत श. ५, १, ५, ८; ९; तै. १, ३, ६, ३; अजीजपत श. ५, १, ५, ११; १२; अजीजिपत॥ तै. १, ३, ६, ९.

जिगीषति श. १, ४, १, २१; ५, ४, ३, ८; जिगीषाम जै. ५; २०९.

जय-जयत्-गद्र.

जिगीवस्-वान् तै. २, ४, ७, ८; -वास: तै. २, ८, ६, ७; -वासम् तै. ३, ७, ६, १८; जै. ८८.

जिग्युषी-षी तै. २, ४, ६, १०.

जिगीषित-म् शां. २३, ४.

जित्-तेऽ-ते शां. २६, १६.

जित्, ता-तम् ऐ. ५, १२; २१; ८, ९; श. १, ६, ३, २६; ७, २, ५; २, ५, ४, १०; ३, ४, २, ८; ४, ५, १, ११; १२; ६, ४, ४; ५; ९, २०; ५.

५, ५, १३; ६, ७, ३, ५; का. १, ३, ४, ११; ५, ३, १०; जै. ११७; जैउ. १, १, १, १; २, १, १; ३, ८; १०, १, १०; ३, ६, ५, ८; -तस्य ऐ. ८, ९; -ता: जै. ४; जैउ. ३, ५, ९, ३; गो. २, ४, ११; -ता३म् (=तम्) ऐ. ८, ९; -ताम् जै. १५५.

जित्-लोक-का: तै. ३, १०, ९, १३;

-कानाम् श. १४, ७, १, ३३; ३४.

जिति-तय: ऐ. १, २, ४; -तये गो. १, २, २४; -ति: शांआ. ३, ७; श.

१, ६, २, १; २; ३, १, ४, ३;

२, २, २; ११; २८; ४, ३, १५;

७, १, २७; ४, ६, ८, १८; का. १,

२, ४, १३; ५, ३, १०; तां. १६,

९, १; जैउ. १, ४, २, ३; जैआ. २,

५, ८; आ. २, १९, १०; -तिम्

शांआ. ३, ७; श. ३, १, ४, ३; २,

२, २; ११; २८; ४, ३, १५; ७, १,

२७; ४, ६, ८, १८; १०, २, ४,

८; का. १, २, ४, १३; ३, ४, ८;

६, ४, ९; जैउ. १, १, १, २; २, १, २;

१२; ४, २, ६; ३, ४, ५, ५; -ती

आ. १, १००; -ती: ऐ. ८, १४;

१५; १९; -त्यै ऐ. ८, ९; तै. १,

४, ६, ३; ३, १, ५, ५; ८, १८, ६; ९,

२२, ४; तां. १३, ९, २०; १५, ११,

१२; १६, ७, २; २०, २, २; ११,

११; २१, ४, १२; २२, ८, ५.

जित्वन्-स्वा श. १४, ६, १०, ५.

जित्वा ऐ. ६, १५; ८, १४; १९; श.

३, ३, १, १४; ४, ४, २१; ६, ६, ३, २;

१३, ३, २, १; तै. २, ७, १४, ३; तां.

२०, ३, ४; जै. ५.

जिष्णु-ष्णु तैआ. २, ५, २;

-ष्णु: शां. १७, ४; २५, ४; ५;

शांआ. ६, ७; श. १३, १, ९, ७;

१४, ५, १, ६; तै. २, ८, ४, १; ३,

१, १, ५; ८, १३, २; -ष्णुम् तै.

२, ४, १, ४; -ष्णो: तां. १, ६, १७.
जैतवे, जेतुम्, जेतृ, जैत्व-
जेममन्, जेष्यन्, अद्र.

जिघत्सु(√घस्)-तम-म: गो. १,
२, २१.

जिघांसत्(√हृच्)-न्त: गो. २, ६,
१४.

जिघ्नत्-न्त: तां. १५, ३, १; २.

जिघृक्षत्(√ग्रह्)-न् जै. ५३.

जिघ्रत्(√प्रा)-न् श. १४, ७, १,
२४; ३, १७.

जिज्ञासुँ-क्लृप्त-न्त: तैआ. १०,
६३, १.

जिज्युषित-√जीव् द्र.

जिनत्(√ज्या)-न् तै. २, ५, ३, १.

√जिन्व्, जिन्वीते^१ गो. २, ३, १८:

जिन्वति ऐ. ४, २७; श. २,

३, ४, ११; का. १, ४, १, ९; तै.

३, ५, ७, १; जै. १४९; जिन्वन्ति

तै. ३, २, ८, १; तैआ. १,

९, ६; जिन्वसि तां. १, ६, ७;

जिन्वथ: तै. २, ८, १, ५; जिन्वथ

तैआ. ४, ४२, ४; १०, १, १२;

जिन्विष्यसि ऐ. ७, २९; जिन्वतु

ऐ. १, १३; तै. २, ८, १, ६; जिन्व-

ताम् तै. १, १, ७, २; ३; जिन्व

शां. १२, ४; श. ४, ४, १, ६; तै.

२, ६, ३, १; ३, ७, ५, ७; जिन्व श.

७, ४, २, २९; ८, २, ३, ६; ५, ३, ३;

८; १२, ८, १, ४; तै. २, ८, ५, १;

३, ७, ५, ९; तां. १, ६, ७; ९,

१-१२; १०, १-८; जिन्वतम्

तै. १, १, १, १; २; ३; ३; ३, ७,

४, १६.

जिष्णु-√जि गद्र.

जिह्व, ह्यमा-ह्य: श. ५, २, २, २०; ११,

१, १, ३; -ह्यम् श. १, ५, १, २०;

तैआ. ५, ९, २; गो. १, ३, ५; -ह्या:

ऐ. ५, ९; श. ३, ६, २, २२;

† = तैसं. १, ७, ८, १; Wh. Gr. 904 b द्र. ‡ अत्र अज. मुपा. श्रुटितः। तु. = य. ९, १२; द्र. १

॥ आत्वाभावो द्र. १. √'जिनीते' इति मूपा. सुकल्पः।

गो. २,६,१०^३; -ह्यानाम् तै. २,८, ७,४; -ह्याम् श. ५, ५, ३, १; ६; -ह्येन ऐआ. ३, २, ४.

जिह्व-शिरस्-सम् ऐआ. ३, २, ४; शांआ. ८, ७.

जिह्वा-ह्या शांआ. ३, ७; ५, ६; श. १, २, १, १७; १२, ९, १, १४; १४, ६, २, ३; का. २, १, ४, १६; -ह्या ऐ. ५, २२; ऐआ. ३, २, ५; शां. ७, २^१; शांआ. ५, ५; ७; ८, ९; श. १, २, १, १७; ३, १, १९^१; ३, ५, ४, २३^१; ४, ५, १२; ८, ४, ४, ९^१; ११; १०, १, १, ८; १२, ९, १, ३; १४; १४, ५, ४, ११; ६, २, ३; ७, ३, १२; का. २, १, ४, १६; २, ४, १६^१; तै. २, ६, ४, ४; ५, ४; ३, ३, ४, ६; ११, ९, ९; तैआ. ७, ३, ४; ४, १; १०, १०, २; -ह्याऽइव का. २, २, ४, १६; -ह्याः श. ९, २, ३, ४४; तै. ३, ११, ५, १; तैआ. १०, १०, १; -ह्याऽइव श. १, ३, १, १९; का. २, २, ४, १६; -ह्याम् शांआ. ५, ६; श. ३, ८, ३, २५; ८, ४, ४, ९; १०, ३, ४, ५; ११, ६, २, ९; तै. २, ७, १२, ६; ३, ५, ७, १; सा. २, ७, ८; गो. १, १, १७; -ह्यायाम् श. ८, ४, ४, ९; -ह्यायै श. ३, ८, ३, १७; -ह्ये मं. १, ७, १५.

जिह्वा(ह्याऽअ)-म-म्रेण तां. २०, १४, ३.

जिह्वा-वत्-वतः, -वा श. १४, ९, ४, ३३.

जीत(√ज्या)-तः जै. ४३.

जीमूत-तस्यऽइव तै. ३, ९, ४, ३; -ताः तै. ३, १२, ७, ४; -तान् जैउ. १, ३, ३, १; -तैः श. ११, ८, १, २.

जीमूत-वर्षिन्-वीं ऐ. २, १९; गो. १, २, ६.

जीर(√जिन्व्)-रः ऐ. ५, १६; शां. २६, १५; -रम् तै. २, ७, १२, ६.

जीर-दानु-जुः तै. २, ४, ५, ५; ३, २, ९, १३; -नुम् तै. २, ८, ४, ८; -न् तै. ३, ५, १०, १; -नो तै. २, ४, ७, ३.

जीरि(√गृ)-र्यां तां. २५, १७, ३.

जीर्ण,र्णा-र्णम् श. ८, २, ३, १४; -र्णाम् ऐ. ६, १; तै. ३, १०, ८, १; तां. २५, १५, ४; -र्णयाः गो. २, ४, ६; -र्णयै शांआ. १८, ७; -र्णे तैआ. ३, १४, २.

जीर्णि-र्णिः शां. २, ९; श. ४, १, ५, १; ५; -र्णिम् श. ४, १, ५, २; ९; तै. ३, १०, ११, ३.

जीर्यत्-तः श. ११, ७, १, १.

√जीव्, जीवति ऐ. ३, ३७; ८, २५; शांआ. ५, ३^१; ११, ८^१; श. १, ९, ३, १९; २, २, २, १७^१; ४, १, ३, २; ३; ५, ३, ५, २९; १०, २, ६, ७-९; ११, ८, ३, ४; १४, ४, ३, २३; ९, १, १६; जीवति श. १, २, ५, १७; ३, १, १७; ८, ३, १६; ३, १, १, २; ४, २, ४, ७; ५, २, २, ४; ११, ८, ३, ६; १४, ९, १, १६; का. २, २, ३, १६; ४, १४; तां. १६, ६, ५; जै. १०३^१; २०१; २०७; जैउ. १, १३, २, १; सा. २, १, ५; २, १; ३, ४, ११; जीवतः श. ४, १, १, १७; जै. १०३; जीवन्ति ऐआ. १, ५, २; श. २, ३, १, ४; ९, ५, १, ६३; १०, २, ६, ५; का. १, ३, १, २; तै. २, ४, ६, ११; तैआ. ८, २, १; ९, १, १; २, १; ३, १; ४, १; ५, १; ६, १; तां. ६, १०, ३; ९, ८, १२; जै. ३८; २००; जैउ. १, १३, २, १; १८, २, १; गो. १, ३, १२; जीवामि तैआ. १०, १, ८; जिजीव शांआ. २, १७; जैउ. ४, २, १, ११; जीविष्यति ऐआ. ३, २, ४; शां. १२, ७; १३, ९^१; १४, २; २३, ६; शांआ. ८, ७; श. ४, १, ३, ३; जीविष्यति श. ८, ५, २, १;

तै. १, ८, ४, ३; गो. २, ३, ८; जीवात् तै. ३, ७, १०, ६; जीवतु मं. १, २, २; जीवताम् मं. १, १, ११; जीवन्तु श. १३, ८, ४, १२; तै. ३, ७, ११, ३; तैआ. ६, १०, २; जीवस्व शांआ. ४, ११; जीव शांआ. ४, ११^१; श. १४, ९, ४, २६; सा. २, २, ३; मं. १, १, ६; ५, १५; १७, १८; ष. ५, १; गो. १, १, ३९; जीवानि तै. ३, ७, ४, १०; तैआ. १, ७, २; जीवाम श. २, ४, २, १; का. १, ३, ३, १; जै. १९८; अजीवत् तै. २, १, १, १; ३, ८, १; जै. १७६; जीवत् जै. १७६; जीव्युः जै. ९२^१; जीव्यम् श. १, ८, १, ३६; जीवेम तै. ३, १, १, २; जीवेम तै. १, २, १, २^१; ५, ३, १, २, १; तैआ. ४, ४, २, ५; मं. २, २, १३; जीव्यासम् श. १, ९, ३, १९; का. १, ४, १, १६; जीव्यास्म श. २, ३, ४, २१; अजीविष्म श. १४, ९, २, ८-१२. जीवयति शां. ५, ७; गो. २, १, २५.

जिजीविषति जै. ८; जुज्युषन्ति श. ३, २, ४, १६; ५, ३, ११; जिजीविषेत् ऐआ. ५, ३, १.

जिज्युषित-तः ऐ. ७, २९^१.

जीव,वा-वः शां. १३, ४; शांआ. १२, ६; तै. ३, ७, ४, १५; १०, ६; १०, १, ३; तैआ. १०, १४, १; -वम् ऐ. २, १०; शांआ. १, ७; श. १, २, १, २०; २१; ५, १९; ३, ४, १; २, ६, १, ३९^१; ३, ८, २, ४^१; ८; ४, १, ३, २; ९, २, २, ३^१; का. १, ६, १, २६^१; २, १, ४, १९^१; तैआ. १, ११, ६; -वाः ऐ. ४, १०; शां. २५, ५; श. १२, ८, १, २०; १३, ८, ४, १२; तै. २, ५, १, ३; ६, ३, ५; ३, १, १, ७; ७, ७, ३; ९, ८; तैआ. ६, १०, २; १२, १; तां. ४,

७,४; ष. ३, १२; गो. १, १, ३९;
 -वान् श. २, ६, १, ३९; का. १,
 ६, १, २६; तै. ३, ७, १०, ६;
 तैआ. १०, १, १; गो. २, १, २५;
 -वानाम् श. १३, ८, १, ९;
 -वाम् तैआ. ६, १२, १; -वाय
 शांआ. १२, ६; तै. १, ३, १०,
 ८; मं. २, ३, ८; -वे ऐ. ७,
 ९; -वेभ्यः श. १३, ८, १, ९;
 ४, २; तै. ३, ७, ९, ८; ११,
 ३; तैआ. ६, १०, २; -वेष्टु श.
 १२, ८, १, २०; १३, ८, १, ९; २,
 ६, ३, ५.
 जीव-दानु- -जुम् श. १, २, ५,
 १९; का. २, २, ३, १८; -जू
 श. १, ९, १, ५.
 जीव-धन्य-न्या- -न्यः तै. २, ८,
 १, ४; -न्याः ऐ. २, २०; शां. १२, २,
 १३.
 जीव-प(ति→)क्षी- -क्षी मं. १, १,
 १३.
 जीव-लोक- -कः शां. १८, १४;
 -कम् शां. २०, १; श. १३, ८,
 ४, ६; तैआ. ६, १, ३; -कै तैआ.
 ६, ६, २.
 जीव-सू- -सूः मं. १, २, १७.
 जीव-स्वर्ग- -र्गं श. १२, ६, १,
 ३९.
 जीव-हायिन्- -नम् जै. १८६.
 जीवा(-वऽअ-)क्षर- -रम् ऐआ. २,
 ३, ८; -रेण ऐआ. २, ३, ८.
 जीवा(-वऽअ-)हन- -वाहः ऐआ.
 २, ३, ८; -वाह्वा ऐआ. २, ३, ८.
 जीवत- -तः ऐ. ७, १३; शांआ.
 १२, ८; श. १, २, १, २१; १४, ६,
 ९, ३४; का. २, १, ४, १९; -ता
 श. १३, २, ८, २; -त् श. १, ८,
 १, ३०; तै. १, ४, १०, १०; ३,
 ११, ८, ४; तैआ. २, ३, १; जै. १०२;
 १५५; मं. १, १, ६; २, ३, २०;
 -न्तः तै. १, २, १, १४;

तैआ. ६, ७, २; मं. १, ८, ४; -न्तम्
 श. ४, १, ५, ९; तै. ३, १, १, ७.
 जीवन्ती- -न्तीः तै. ३, ७, ४,
 १५; -न्तीनाम् सा. ३, ५, १;
 -न्याः श. ११, ४, ३, २.
 जीवन्- -नम् श. २, ३, १, १०; का.
 २, २, ३, १८; तैआ. १०, १, ५;
 जैष्ठ. १, १७, १, ८; १०; सा. १,
 ६, ६; गो. १, १, ३४, ३५; ३६;
 -नस्य श. २, ३, १, ११; १२;
 का. १, ३, १, ६; -नाय श. ९,
 ५, १, ५३; तैआ. ६, ११, २; मं.
 १, ६, ७.
 जीवन्-काम्य- -म्याः तै. ३, ७,
 १२, १; तैआ. २, ३, १.
 जीवन्-प्रद- -दः तैआ. १, ४, १.
 जीवन्-वत्- -न्तौ शां. ५, ७;
 गो. २, १, २५.
 जीवल- -लः श. २, ३, १, ३४; का.
 १, ३, १, २३; जै. ९५; -लम्
 जै. ९५; -लस्य जै. ९५.
 जीवसे ऐ. २, २; ७, ३३; शां. १८,
 १३; श. २, ६, १, ३९; का. १, ४, १,
 २६; ६, १, २६; तै. १, २, १, २५; ५,
 ५, ७; २, ४, १, ८; ११; २, ६, ५, ३;
 ५, ३, २, ७, १५, ६; ८, ६, ७, ३, ६,
 १, २; तैआ. ४, ४२, २; ६, १०,
 १; मं. १, ६, ३; गो. २, ३, ६.
 जीवात- -तवे ऐ. १, २८; श. ९, ५,
 १, ५३; तां. १, ५, १८; जैष्ठ. ४, ३,
 १, ३; मं. १, ६, ७; २, ४, ३;
 -तुः जै. १९०; -तुम् श. १, ८,
 १, ३०; ३३; ९, १, १४; तै. २,
 ८, ८, ३; जै. २११; -त्वे श.
 ९, १, १, ३३; २, ७; तै. १, २,
 १, २०; ३, ७, ६, १५; १६.
 जीविका- -म् तैआ. १, ४, ३.
 जीवित- -म् श. १४, ५, ४, २; ७,
 ३, ३; तैआ. २, २०, १.
 जीवितुम् श. १४, ९, २, ८-१३.

जीवित्वा जै. १४.
 जीविष्यत्- -त्तः श. ८, ७, २, ११; -त्
 श. ८, ७, २, ११; तै. ३, १०, १, ३.
 √जु/जू अद्रः; जुज्युषन्ति/जीव् द्र.
 जुजुर्वस् (√जुर्←√जू)- -र्वान्
 शांआ. २, १७.
 जुम्बक- -कः श. १३, ३, ६, ५; तै.
 ३, ९, १५, ३; -काय श. १३, ३,
 ६, ५; तै. ३, ९, १५, ३.
 √जुष्, जुषते शां. १०, १; २६, ३; श.
 ३, ६, ४, ७; सां. ३, २, ७; जुषन्ते
 श. १, ७, ३, १५; ८, १, ३, ७; ९, १,
 १०; जै. १६८; जुषामहे श. ३,
 ६, ४, ७; जुजुषे ऐ. ६, १८; १९; गो.
 २, ६, १; जोषत् श. ४, ६, ४, ५;
 जुजोषत्॥ ऐआ. ५, २, २; जुषान्ते
 श. ३, ६, ४, ८; जुषताम् शांआ.
 ४, १५; श. १, ७, ३, १५;
 तै. २, ५, १, २; ३, ५, ७, ६; ६, ८,
 २; ११, ४; १२, २; जुषताम्
 श. १, ७, ४, २२; १४, २, १, १;
 २, ४१; तै. १, ४, ४, ५; २, ५, १,
 ३; ६, ८, ४; ८, १, ५; ३, ७, ४, १;
 ८, ५; ३, १, १, ३; ७, ६, १६; तैआ.
 ४, १०, ४; ५, ७, १२; १०, ४, १,
 १; ४२, १; जुषेताम् तै. ३, ६, ८, १;
 २; ११, २; जुषेताम् तै. २, ४, ८,
 ३; जुषन्ताम् शांआ. १२, ३; श.
 ७, १, १, २५; तै. २, ६, ११, १०;
 जुषन्ताम् श. १, ८, १, ३७; ३,
 ६, ४, ८; ४, ४, ९; ९, २, ३,
 ११; तै. २, ६, १६, २; ८, २, २;
 ३, १, १, ६; ७, ५, ८, ३; ५,
 १३, ३; ७, ६, २१; जुषस्व ऐ. १,
 ३०; २, १२; शां. ९, ५; १७,
 १; २८, २; श. १, ७, २, १७; तै.
 १, २, १, १०; २, ४, ३, १; ३, ६, ७,
 १; तैआ. १०, २६, १; जुषस्व
 श. २, ६, २, ९; ४, ४, ४, १४; ५,
 २, ३, ३; ३, १, १३; ६, ६, ३, ५;

† स्वररहितो मुपा. चिन्त्यः । † 'वात्वे' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । तु. मैसं. २, ३, ४. ॥ Kt. टि. द्र.

६; ७, ५, २, ३, २२; १३, २, ७, ११;
का. १, ६, २, ५; तै. २, ४, ३, ३;
८, २, ३; ७, ५, ८, ३; ८, १, ३; ३,
६, ७, २; ७, ५, ७; तैआ, १०,
३९, १; मं. १, २, २१; २, ६, १;
जुषेथाम् तै. २, ४, ५, ७; जुषे-
थाम् तै. २, ४, ८, ३; ३, ७, ८, ३;
जुषध्वम् श. ४, २, २, ९; तै. २,
५, ५, ३; जुषध्वम् तै. २, ८, २,
२; अजुषत शां. ३, ८; श. १,
९, १, ९; १०; तै. ३, ५, १०,
२; ३; ४; अजुषेताम् तै. ३, ५,
१०, ३; अजुषन्त श. ३, १, १,
११; अजुषन्त श. १, ९, १, १०;
तै. ३, ५, १०, ४; जुषेत श. ३,
६, ४, ७; जुषेत श. ६, ३, ३, २०.
जोषयन्ते श. १, ९, १, १०; ३,
६, ४, ४; जोषयन्ते श. ३, १,
१, १; जोषयेत श. ६, ३, ३,
२०; जोषयेरन् श. ३, १, १,
१.

जुजुषाण-णम् तै. २, ४, १, ३; -णा
तै. ३, १, २, ११.

जुषमाण,णा-णः तै. १, २, १, २२;
तैआ. १०, १०, १; -णा तैआ. १०,
३९, १; -णाः तै. २, ६, १६, २;
-णे तै. २, ४, ८, ६; -णौ तै. २, ८,
४, ५.

जुषाण,णा-णः ऐ. ४, ३; शां. ३,
५; २६, ११; श. १, ५, ३, २३;
२, २, ३, २०-२३; ३, १, ३७; ३८;
३, ६, ३, ८; ५, ३, १, ११; ४, ४, २२;
का. १, २, ३, १७; १८; १९; ३, १,
२६; २७; तै. १, २, १, ११; ६, १,
२; २, ४, ३, ६; ७, ११; ५, ३, १;
४, ५; ६, ८, २; ११, १०; ७, १३,
४; ३, ५, ६, १; १२, ३, ३; तैआ.
२, ५, १; तां. २१, १०, २१; -णम्
तै. ३, १, २, ८; १२, ३, ३; -णा ऐ.

५, १८; शां. २५, २; २६, ११;
शांआ, १, २; श. ४, ४, १०;
८, २, १, ४; तै. २, ८, ८, ५; ३, १,
२, १०; ७, ९, ५; ७; ११, ९, ८; १२,
३, २; -णाः शां. ३, ४; का. १, २,
३, १६; तै. २, ६, ७, ६; ८, ३, ८,
२, १; ३; ३, ५, १; ६, २, २; -णेन
ऐ. १, १७; श. १, ६, ३, २७; २९;
४०.

जुषाण-याज्य-ज्यौ शां. ३, ५;
८, २.

जुष्ट,ष्टा-ष्टः शां. १०, ६; तै. २,
४, १, १; ६; तैआ. १०, ३९, १;
गो. २, २, १७; -ष्टम् श. १, १, २,
१७; ३, ११; ३, २, ६; ३, १; ३; ५, १,
१८; १९; ७, २, १०; ३, १, १,
११; १२; ७, ४, ३; ५; ४, २, ३,
१५-१७; ६, ६, ८; ५, १, २, ४-८;
६, ६, २, ६; ७, ३, २, ३; १३, १,
२, ५-७; ८; २, ७, १२; का. २,
१, २, १३; १४; ३, ६; तै. २, ४,
८, २; ६, १, ३; ८, ७, ६; ३, १, १, ५;
२, २, ३; ४, ६; ५, ४; ३, ६, २; ९, ६;
७, ५, २; ६, ५; ८, ७, १; १०, ८, १;
तैआ. १०, १, १६; -ष्टा श. ३, २, ४,
१२; तैआ. १०, ३९, १; तां. १, ३,
१; ६, ७, ६; -ष्टाः श. ३, ४, २, ५; ८;
९; १४-१६; -ष्टाम् श. १, २, ५,
१६; ३, ३, २; ५, १, १८-२०; ३,
५, १, ३२; का. २, २, ३, १५;
तैआ. ४, १, १ १०, १, १६.

जुष्ट-तम,मा-मम् श. १, १, २,
१२; ५, १, २, ४-८; का. २, १,
२, ११; तै. ३, २, ४, ४; -मा
श. ३, ९, ४, २२.

जुष्ट-व(त्-→)ती-म् शां. २८, २.

जुष्टि-ष्टयः श. ३, ६, १, २४; -ष्टिम्
ऐ. १, ३०; -ष्टी तै. २, ४, ३, १.
जोष-, जोषयितुम्, -तृ-, जोषित

जोषटी-अद्र.

जुहु-हु तै. ३, ३, ७, ६; ७, ६, ८;
-हुः श. १, ३, २, २; ४; ११; ४,
१४; १५; ४, २, १३; ८, ३, १३;
११, ५, ६, ३; तै. ३, ३, १, १; ५; ५,
४; ६, १०; ११; ७, ३; ९; ९, ७;
५, ३, १; तैआ. २, १७, १; गो. १,
३, १४; -हुम् श. १, ३, २, ११;
४, १३; ३, ४, १४; १५; ५, २, २;
३, १७; १८; २०; ८, ३, १, ५; २३,
९, २, १; १९; २, ६, १, १७; ११,
४, २, १; २; १२, ५, २, ७; का. १;
६, १, १२; तै. ३, ३, १, १; ९, १;
-हुवः तै. २, ५, २, ४; ३, ७, १३, ३,
-हुवाश. १, ३, २, १४; १५; ८, ३,
७; ३, ७, ४, ७; ८, १, ५; ३, ५; ३३;
११, ७, २, ६; तैआ. ३, ४, १;
-हुवाम् श. १, ३, २, ७; ८; ११-
१३; १४; १६; १८; ५, ३, २, ५; ८,
३, १३; ९, २, १६; ३, १, ४, १७;
२, ४, ८; ६, ३, ६; ८, ३, १३; १८;
३२; ४, ४; ५, १, २, ५; ४, ४, ७; ८;
तै. ३, ३, ५, ३; ४; ५; ९, ७.

जुहुवा(हुडाआ)-स्य-स्यः ऐ. १, १६;
श. १२, ४, ३, ५; तै. २, ७, १२, ३.

√जू, जु, जुवते श. १०, ३, ५, २; ५; ६;
जुनुन्ति तै. २, ५, ५, ३; जोषु
युः तै. २, ७, १३, ४; ५;
जुनाः श. ३, ९, ३, ३२.

जू-जूः श. ३, २, ४, ११; १०,
३, ५, २; ५.

जूति-तिः ऐआ. २, ६, १; श. १;
७, ४, २२; ७, ५, २, १२; १२, ७,
१, ८; ९, २, ५; तै. २, ६, ११, ७;
-तिम् श. ७, ५, २, १८; १२, ७,
२, ८; तै. २, ६, १४, ५; -त्या श.
२, ३, २, ११.

√१जू, जीर्षते ऐआ. २, १, ७;
जीर्षन्ति श. ११, ७, १, १; जीर्षन्ते

|| 'ष्टृ-' इति ऋ. द्र. । पा. ६, १, २०९; आदिस्वरः । † 'ष्टृ-' इति मुपा. स्वरः । ‡ जोजयुः इति मुपा. । 'जीजयुः' इति Con. पाठः । † √१जू वयोहानौ, √२ जू=गृ स्तुतौ इति विवेको द्र. ।

ऐआ. २, १, ७; अजीर्यत् तां. ८, ९, २१; १४, ६, १०.
 जरयिष्यति शांआ. ३, ३,
 जरत्-जीर्ण-,र्ण-,र्णि-,र्यत्- गद्र.
 √२जू, जरते श. ६, ७, ४, ३; जरथे
 ऐ. १, २, १.
 जेतवे(√जि) तै. २, ४, ३, २.
 जेतुम् ऐ. ८, २३; तैआ. १, ४, २.
 जेतृ-त्ता श. ६, ६, ३, ९; १४, ६,
 ८, १; १२; तै. २, ४, ७, ४; ५, ३,
 २; -तारम् ऐआ. ४, १, १; श.
 ६, ६, ३, ९; तै. २, ६, ७, १.
 जेत्व-त्वानि मं. १, ७, १६.
 जेन्यावसुतां-०सू ऐ. ६, १०; गो.
 २, २, २०; ३, १५.
 जेमन्-मानम् तां. १३, १२, ८;
 १५, ५, ३०.
 जेष्यत्-न्तम् तै. ३, ७, ६, १४.
 जैत्र-त्रम् श. १३, १, ९, ७; -त्राय
 तै. २, ४, ३, २; ४, ७, ५.
 जै(=जे)त्व-त्वानि तै. २, ७, १४,
 ३; तां. २०, ३, ४.
 जेहमान(न→)ना-ना: तै. २, ६,
 १६, २.
 ? जैमव-म् जै. ११५.
 जैमिनि-नये, -नि: सा. ३, ९, ८.
 जैवन्तायन्(←जीवन्त)-नात् श.
 १४, ७, ३, २, ६.
 जैबल(←जीवल)-म् श. १४, ९,
 १, १.
 जैबलि-लि: जैउ. १, १२, ४, ४;
 -ले: श. १४, ९, १, ७.
 जोगुवा(न→)ना(√गु)-ना: तै. २,
 ७, १३, ५.
 जोगू-गुवाम् ऐ. ३, ३८.
 जोबल्का-ल्का: तै. ३, १०, १,
 ४.
 जोष(√जुष)-म् श. १, ८, ३,

२२; तै. ३, ३, ९, ६.
 जोष-वाजिन्-न: जै. २०९.
 जोषयितुम् श. ३, १, १, ४.
 जोषयितृ-तम-म: श. ९, २, ३, १०.
 जोषित-म् श. १२, ५, २, १.
 जोष्यु-ष्टारम् तै. २, ६, ७, ५; ३,
 ६, २, २; -ष्टे श. ९, २, ३, १०.
 जोष्यु(←२जोष्यु)-ष्टी तै.
 २, ६, १०, २; २०, २; ३, ६, १३, १;
 १४, १; -ष्टीभ्याम् तै. २, ६, १४, २.
 जोह्र(√ह्र)-न्न: ऐआ. ५, २, १.
 √ज्ञा, जानाति श. १४, ६, ९, २१;
 २४; जै. १६८; गो. १, १, २५;
 जानते तां. १०, ३, १३; जानन्ति
 श. ११, ८, ३, १०; जानन्ति श.
 १२, ४, ४, ६; तां. ८, ७, ७; २४,
 १३, ३; जै. १४१; दै. १, २६;
 जानासि जैउ. ३, ६, १, ४; जानाथ
 श. ९, ५, १, ४७; जानामि जैउ.
 ३, ६, १, ४; जानीम: गो. १, ३,
 २०; जज्ञौ श. १, ८, १, ८; ४, १,
 ५, ८; जज्ञु: तै. २, ८, १, १;
 जज्ञु: शां. २८, १; श. १, ६, १,
 २; ११, ६, २, ५; ज्ञासे तै. ३,
 ६, ८, १; जानीतात् जै. १८६;
 तै. ३, ७, १३, ३; जानन्तु का. १,
 ४, २, १०; जानीहि शां. ५, ३;
 जानीत श. ९, ५, १, ४६; जै.
 १६८; जैउ. ३, २, ३, ६; जानी-
 तात् तै. ३, ७, १३, ३; अजानात्
 ऐ. ३, १३; तां. १३, १०, ८; जै.
 १६८; अजानत् तां. २४, १३, २; जै.
 १४१; १९०; गो. १, २, २२; जानी-
 रन् तां. २४, १३, ३; जानीथा: श.
 १४, ९, १, ६; जानीयाम् ऐआ.
 २, २, ३; जानीयाम जै. १४६;
 अज्ञत तां. ४, १, १.
 ज्ञायते शां. ८, ८.

ज्ञपयाञ्चकु: शां. १२, ३; अज्ञा-
 पयत् जै. १८६; अज्ञपयत् तां.
 १३, ६, ९; अज्ञपयन् शां. १, २,
 जिज्ञासन्ते तां. ८, ७, ७.
 जानत्-ती, जानाना-, गद्र.
 ज्ञु-→ज्ञ: श. १४, ७, २, ३.
 ज्ञप्त-स: श. ११, ५, ३, ८-१३.
 ज्ञात्-त: श. ३, ६, १, २९; ४,
 ३, ४, १९; ५, ६, ५, ६, १, १४;
 १३, ६, २, २०; १४, १, १, २६; २,
 २, ४६; सा. १, २, १०; -तम् ष.
 १, ६; -ताय श. ४, ३, ४, १९.
 ज्ञात-कुलीन-न: श. ४, ३, ४,
 १९.
 ज्ञाति-तय: शांआ. ३, ४; श. २,
 २, २, २०; का. १, २, २, १५; मं.
 १, २, २; -तये श. २, २, ३, १६;
 -तिभ्य: श. २, ५, २, २०; ६, २,
 १४; का. १, २, ३, १३; ५, १, १७;
 ६, २, ७; -तिभ्याम् श. १, ६,
 ४, ३; -तिम् तै. १, ६, ५, २; ३,
 ३, ३, १; -तीन् जै. १७६;
 -तीनाम् श. १, ४, २, १; ११, ३,
 ३, ७.
 ज्ञातिक-का: जैउ. ३, २, ३, १.
 ज्ञातुम् श. १४, ४, ३, ३२.
 ज्ञातृ-तारम् शांआ. १२, ३.
 ज्ञात्र-म् तां. ५, ७, ११.
 ज्ञात्वा श. ११, ५; १, ५; ६; तैआ
 १०, ६३, १; जै. १८६.
 ज्ञान-नम् तैआ. ८, १, १; गो. १
 १, २०; -नात् जै. १६८.
 ज्ञान-मथ-म् गो. १, १, ३०.
 ज्ञान-वत्-वान् सं. ३.
 ज्ञान-विधूत-पाप्मन्-प्मा शांआ
 १४, २.
 ज्ञेय,या-यम् गो. १, १, २०
 -या ष. ४, ६.

† √२जू स्तुतौ । † √जयते सा. √जनेरित्यर्वाञ्च: । † = 'जवल्क' इत्यस्य वर्णविकार: भा. ।

† -नीताम् इति आन.मुपा. अशुद्ध: । † = जानीत (-→तात् पा. ७, १, ४४; भा.); कासं ४०, १३; श. ९, ५, १, ४६ ।

=य. १८, ६० तु 'जानीथ' इति मुपा. । † 'ज्ञाताराणि' इति मुपा. चिन्त्य: ।

ब्रु(←जानु)-ब्राधा- -धः तै. ३, ६, १०, ३.

ज्मन्-न् श. ९, १, २, २७; तै. ३, ८, ४, ३.

√ज्या, जिनाति श. १, ३, २, १४; १५; तै. १, ७, २, ६; ९, ३; जिनाति श. १३, १, ५, ४; तै. ३, ९, १४, ३; जिनाति तां. २१, १, १; जिनाति ऽह्व श. १४, ७, १, २०; जिनामि श. ५, ४, ३, १०; १२; जिज्यौ श. ४, १, २, ४; जिज्युः जै. १९८; ज्यास्यते श. १०, ५, ५, ८; ज्यास्यति सं. १; अजिनात् तां. २१, १, १; अजिनाः तै. ३, ९, १४, ४; जिनीत जै. १९८; जिनीयुः जै. १९८; जिनीयात् श. १३, ४, २, १७; अज्यासिष्टाम् जै. १४९.

जीयते तां. ६, ७, १५; १६, १, २; जीयन्ते तां २५, १०, २०. ज्यापयन्ति जै. १६५. जिनत्, जीत-, गद्र.

इज्या- →ज्या श. ५, ४, ५, ४.

ज्यान- नाय श. ४, १, २, ४.

रज्या- →ज्या ष. ३, २; ज्यानाम् तै. २, ७, १६, ३; ज्याम् श. १४, १, १, ८; ९; तैआ. ५, १, ५.

ज्याका- -काः तै. २, ५, ८, २.

ज्या-कार- -म् तै. ३, ४, ३, १.

ज्या-होड- -डः तां. १७, १, १४; -हो आ. १, ५२५.

ज्यावर्त्स- -यः श. १, ९, १, ९; १०; ११; १०, ३, ५, १०; ११, २, ३, ५; का. १, ४, ३, १७; तै. ३, ५, १०, २; ३; ४; तैआ. १०, १०, ३; जै. १६०; १६४; -बः ऽह्व ऐ. ३, ६; श. ३, ५, १, २१; -यसः श. १, ४, २, ४; ५, १, १०; तै. ३, ७, १२, २; तैआ. २, ३, १; तां. १२,

१०, ३; १४, ४, ३; ५, ३; ६, ३; २१, ९, १३; -यान् ऐ. ३, २३; ५, १५; ऐआ. १, ४, २; श. ६, १, ३, १०-१६; १०, ३, ५, ११; ६, ३, २; ११, १, ५, ४; २, ३, ५; तै. २, ६, ९, १; तैआ. ३, १२, १; तां. १६, १०, ३; १८, २, ७; जैउ. १, १०, २, २; ४; गो. २, ३, २०; -यांसः ऐ. ७, १८; -यांसम् श. ३, ३, ४, २; -यांसम् ऽह्व श. १, ९, १, ११; -यांसि जैउ. ३, ५, ५, ४.

ज्यायस्- -साः श. १४, ४, १, १.

ज्येयस्- -यः श. १३, ४, २, १७; जै. १९८.

इज्येष्ट, ष्टा- -ष्टः ऐ. ४, २५; ७, १७; ऐआ. ३, १, १; शां. २५, १३; ३०; ५; शांआ. ९, २; श. ४, २, १, ९; तै. २, ७, १५, ३; तैआ. १०, ६, १; तां. २, १, २; ७, ६, ६; जैउ. १, १६, २, ५; ३, २, ५, १२; गो. २, ६, १३; -ष्टम् ऐ. ७, १५; शांआ. ९, २; तै. १, ५, २, ८; ९, १; तां. २०, ५, २; गो १, १, २३; -ष्टस्य तै. २, १, ८, १; -ष्टा तै. ३, १, २, २; -ष्टाः तां. १७, ४, १; जै. १४१; -०ष्टाः तै. २, ४, ७, १०; -ष्टानाम् तै. १, ७, ४, १; -ष्टाम् तै. ३, १, २, १; -ष्टाय श. ५, ३, ३, ६; तैआ. १०, ४४, १; -ष्टायै तै. ३, १, ५, २.

रज्येष्ट, ष्टा- -ष्टः ऐ. ६, ९; शां. २५, ११; श. ५, ३, ३, ६; ८, १, ४, ४; १०, ३, ५, १०; ११, ५, ३, ८; १४, ९, २, १; तै. २, ६, ९, १; ३, ५, ७, ४; जैउ. ४, ११, २, ५; -ष्टम् ऐआ. १, ३, ४; ७; ५, १, ६; शां. १९, ९; २५, ११; शांआ. २, १; श. १, ८, १, ४; ८, १, ४, ४; १०, ३, ५, १०;

१४, ९, २, १; तै. २, ४, ७, १०; ५, ८, १२; ८, ८, १०; तैआ. ८, २, १; ५, १; तां. १२, १२, ४; १५, १, २; -ष्टस्य गो. २, १, ९; -ष्टाम् गो. १, २, २, १; -ष्टाय श. १४, ९, ३, ४; गो. २, ३, २३; -ष्टे ऐ. ५, ८; शां. २३, ३; श. १३, ५, १, ११; तै. २, ८, ४, ६.

ज्येष्ट-गृह्य- -म् श. १२, ४, १, ४.

ज्येष्ट-(प्र-→)ह्नी- -ह्नी तै. १, ५, २, ८.

ज्येष्टताति- -म् श. ४, २, १, ९.

ज्येष्ट-ब्राह्मण- -म् तां. ७, ६, ७; जैउ. ४, ११, २, १.

ज्येष्ट-यज्ञ- -ज्ञः ऐ. ४, २५; तां. ६, ३, ८.

ज्येष्ट-लक्ष्मी- -क्ष्मी तै. २, १, २, २.

ज्येष्ट-सामन्- -म जैआ. २, २४, १; -मानि तां. २१, २, ३.

ज्येष्ठ्य- -ष्ठ्यम् ऐ. ८, २; श. ५, ३, ३, ६; तै. ३, १, ५, २; ११, ९, ५; ६; ७; तां. ५, ४, ४; ८, ७, ३; १०, १०; १२, १२, ४; २१, २, ४; जै. १२७; -ष्ठ्यात् जै. १२७; -ष्ठ्याय ऐ. ४, २५; ७, १७; शांआ. ९, ८; श. ५, ३, ३, ११; १२, ४, २, ३; ८, ७, १, ६; तै. १, २, १, १८; ३, २, २; ३, १, ५, २; तैआ. ४, १०, २; ५, ८, ६; -ष्ठ्ये तां. ८, ७, ३; -ष्ठ्येन ऐ. ८, २.

ज्येष्ठ्य-काम- -मः तै. ३, ११, ९, ४; ६; -माय तां. ८, १०, ९.

ज्येष्ठिन्ये(←ज्येष्ठा)- -यः तां. १, १, ३; -यम् तां. २०, ५, २; -यस्य तै. २, १, ८, १.

ज्योक् शां. २५, ५; श. १, २, ५, १७; ३, १, १७; ८, ३, १६; २, ६, १, ३९; ३, १, १, २; ४, १, १, १७; २, ४, ७; ५, २, २, ४; ११, ५, ३, २; का. १,

† =ह्र. ६, १, ६. । भा. सा. -योः व्याख्यानं पदच्छेदश्च चिन्तयौ । उपासद् टि. ६. । § कृत्वा कः प्रत्ययः । † ← प्रशस्य पां. ५, ३, ६१. । ‡ वयस्यन्तोदात्तः । फिद् २२ द्र. । ‖ -ष्ट-ताति पा. ५, ४, ६१ द्र. ।

६, १, २६; २, २, ३, १६; ४, १४;
 तै. १, २, १, १४; २, ४, ६, ९; ३,
 ७, ७, ३; तैआ. ४, ४२, ५; तां. ६,
 १०, ४, ५; ७, ६, ५; १२; ८, १, ८;
 १२, ९, १, ९; १२, १२, ६; १५, ३,
 २५; जै. १६; ४०; ७८; ७९;
 १२८; १५५; १७८; २०९; मं. २,
 १, १२; २, १३; ज्योक्त्स्व ऐ. ४,
 २१.

ज्योक्त(म→)मा- म्स्व ऐ. २,
 ८; शा. १०, २, ६, ५.

ज्योता(√ज्यु←युत्)- -ते शा. ४,
 ५, ८, १०.

ज्योति- -तौ तां. १६; १०, २.

ज्योतिस्- -ति: ऐ. २, १; ३, १; ३, २; ३,
 ३; ४, १०; ३, ५; ३, १; ३, १;
 ७, १२; १३; २०; ऐआ. २, १, ७;
 ३, १; ३; ५, ३, २; शां. २, ८; ३,
 ६; १४, १; १७, ६; ९; २०, १; २;
 २१, १; ४, ५; २५, ३; ७; ९;
 २७, ६; शांआ. ७, २१; ८, ५; २;
 शा. १, ४, ५, ७; २, २, ३, ६; ३, १,
 ३०; ३, १; ३, २; ३, ३; ३, ५; ३, ६;
 ३, १; ४, ३, ७; ४, २, १; २; ३, ३, ६,
 ३, ६; ९, ४, १२; ४, ३, ४, २, १; ६;
 ९, १२; ५, १, २, १०; ११; १७;
 ५, २८; ३, २, ३; ६, ३, १, १३;
 १५; ४, १; ३, १, ६; ५, ३, ३; ५, ७,
 १, २; ७, २, २, १; ४, १, १, ५;
 १८; ३, ४; २, २, ३; २, ४; २, ५; २, ६;
 २, ८; ५, २, ४, ९; ८, ३, २, १; २; ४;
 १, ४; ७, १, १, ६; २, २; ९, २, ३,
 १, २; ४, २, २, २; १०, २, ६, १, ६;
 १७; १८; ४, १, ६; ५, ४, १, ५, ६, ३,
 २; १२, २, २, १; १, २; ५, २, ६; ७,
 १, ६; ९, २, ८; १३, २, २, १, ६;
 ५, २, १, ३; ४, ३; ८, ४, ७; १४, १,
 १, ३, १; ३, ३; २, २, ६; ३, ३, ४;
 ४, १, ७; २, १, २, २; ४, ०; ५, ५, ३,
 १, २, ८; ३, ६; २, ३, १; ४, १, ३, ०;
 ३, २; ३, २, ०; ६, ९, ११-१८;

७, २, २, ०; ९, ३, ९; का. १, २, ३, ४;
 ३, १, २, १; २, २; २, ३; २, ४;
 २, ५; ३, १; २; ३, १, २, ६; तै.
 १, १, ५, ४; ७, २; २, १, २, ४; २, २;
 ४, ४, १; ५, १, १; २, १, २, १०;
 १, १; ३, ९; २, २; २, ९, २; ४, ३,
 ७; ४, ९; ५, १, ३; ८, ४; १, २; ६,
 ४, ६; ६, ४; ५, ८; ३; १, १, ५; १, ४,
 ३; ७, ९, ३; १, ३, २; ३; ८, ७, १०;
 ३, १, ३, २; २, ४, ७; ७, १; २; ३, ४,
 ४; ६; ७, १, १; ६, ३, ४; ७, ४, ३; ५,
 १, १; ६, १, ६; ७, ४; ८, १; ९, ९; ८,
 १, ८, १; २; ३; २, २, ३; ९, ४,
 ५; ६; १०, ३, १; १, १, ५, ३;
 तैआ. १, ७, २; २, ३, १; ३, १, १,
 ८; ४, ५, २; १०, ४; ५; ४०, १;
 ५, ७, १, २; ८, १०; १०, ४; ६,
 ३, २; ६, २; ९, ८, १; १०, ३; ६;
 १०, १, १, ५; १, १, १; १, ५, १; २, ७,
 १; २, ८, १; ५, १, १; ५, २, १;
 ५, ४, १; ५, ५, १; ५, ६, १; ५, ७, १; ६, ०,
 १; ६, ३, १; तां. ४, १, ७; ७, ४;
 ६, ३, ६; ७; ६, १०; १, १; ९, १, १;
 १०, २, १; २; ३; ५, ५; १, ३,
 ७, १; २; १, १, १; ७; ३, ७;
 ८, १; १०, २; १८, ७, ८; १९, १, १,
 १; १, १; २०, ५, ४; १, १, ७; १, २, १;
 २, १, १, २, ५; ६; २, २, २, १; ४; ८,
 ३; १, २, १; ५; १, ३, २; १, ५, ६; ७;
 १, ७, १; २, ३, ४, १; ३; ६; ७, १; ६;
 ८, १; ९, १; ३; १, १, १; १, ७, १; १, ८,
 १; १, ९; १, १; २, ३, १; २, ५; १; २, ४,
 ४, १; ५, १; ९, १; १, १, १; २, ५, ८,
 ५; १, २, १; ६; जै. ६, ३; ८, ८; १, २, ७;
 १, ४, ७; १, ५, ७; २, १, २; जैउ. १, २,
 २, ५; १, ४, १, २; ३, १, ३, ९; १, ०;
 मं. २, ६, १, २; ४, १, ४; ३, १, २;
 गो. १, १, २, १; २, ९; ३, ७; ३, ८; २,
 २, १; ४, २, ०; ५, १; २, ३, १, ९; ५,
 ८; -ति: स्स्व शां. ३, ३; -तिष: शां.
 २, ५, ९; शांआ. ६, १, ७; शा. १०,

२, ६, १, ९; तै. २, ८, २, ७; तां. १, ६,
 १, १; ४, ४, ५; -तिषा ऐ. २, १, १;
 ४, २, ०; ७, १, २; शां. १, ७, ६; ९;
 २, ५, ३; ८; ९; शा. १, ४, ५, ७;
 ९, ३, १, ४; ४, ३, ४, ८; १, ६; २, १; ६,
 ४, ३, ६; ५, १, ५; ७, ३, १, ०; ७, ५,
 २, १, २; २, २, ३, ४; १, ४, २, १, १;
 २, ४, ०; ४, १; ३, १, ३, १; ७, २-६;
 १, ०; तै. १, २, १, २, ७; २, ५, ८, ८; ७,
 ७, ६; ८, २, १; ४, ५; ३, ३, ७, १, १;
 ७, १, ४; तैआ. १, ३, ४; २, ७, ३;
 २, ३, १; ४, २, १, १; ६, ३, १; ४,
 २; तां. ९, १, १; १०, ५, ५; जै.
 १, ८, ०; २, १, २; गो. १, १, ३, ७; २,
 ९; २, ५, ८; -तिषाम् ऐ. ७, २, ०;
 शांआ. ७, १; ९, १; शा. १, ४, ७, २,
 २, ०; तै. ३, ७, ४, ३; १, ०, ३, १;
 तैआ. ४, १, ०, ४; ५, ७, १, २; तां.
 २, ०, ५, ४; -तिषि शा. ७, ५, २,
 ४, ९; तै. १, १, ६, ६; ३, ३, ४, ६;
 ८, २, २; तैआ. ९, ८, १; १०,
 २, ४, १; २, ५, १; गो. १, १, ३, ८;
 -तिषी ऐ. ४, १, ५; शा. १, ४, ५,
 ७; १, ४, २, २, ४, ०; -तिषे शा. ७,
 ५, २, १, २; तै. ३, १, ०, ७, १; तैआ.
 ४, ३, १; -तीषि ऐ. ५, ३, २;
 ऐआ. २, ३, १; ६, १; ३, १, २; शां.
 ६, १, ०; शांआ. ७, ४; २, २; शा.
 १, ४, १, १, २; ६, ५, ४, ८;
 ८, ७, १, २, ०; १०, ४, २, १; २; ४,
 २; ११, ५, ८, २; ३; १२, ४,
 ४, ५; तै. १, ५, १, १, १; ३, ७, ९,
 ५; ८, २, २; जै. ७, ७; तैआ. ७,
 ५, २; १०, १, १; १०, २; २, २, १;
 तां. १, २, १, ३, २; सं. २; ४, २, १, ०;
 गो. १, १, १, ६; ३, १, ४; २, १, ८;
 ज्योतिःस्तोम- -मः, -मम् ऐ. ३,
 ४, ३. =ज्योतिष्टोम-अद्र.
 ज्योतिर्नारायु- -यु: शा. ४, २, १,
 ८; -ति: स्स्व शां. ३, ३; -तिष: शां.
 २, ५, ९; शांआ. ६, १, ७; शा. १०,

१२,१.
ज्योतिर्भूत- -म् ऐ. ३,४३.
ज्योतिर्विद् (√१विद्)- -दम्
तैआ. ३,१९,१.
ज्योतिषी-मत्- -मान् तैआ. १,
७,१.
ज्योतिषीमत- -स्य तैआ. १,१६,१
ज्योतिष्कृत्- -न् तैआ. ३,१६,१;
-तः शां. २४, ९; -तम् तैआ.
३,१९,१.
ज्योति(-तिःऽस्तो-)ष्टोम- -मः ऐ.
३,४३; ८,४^३; शा. १३,५,१,१२;
तां. ४,१,६; १०, २,२; १७,५,
५; १३,१५; २०,११,१; २१,१५,
१; २२, ८,१; ९,१; ६; ११,१; ५;
१३,१; २३, १९,१; -मस्य शा.
१०, १,२,७; तां. ६, ३,६; २५,
८, ५; -माः तां. १६,१,५; -मे
शा. १०, १, २,६; ९; -मेन शा.
१०, १,२,६; ९; तां. १७, ८,१;
२०,१,२; गो. १,५,८.
ज्योतिष्टोम-स्व- -म् तां. ६,
३,६.
ज्योतिष्ट्व(-स्+त्व)- -म् तां.
१६,१,१.
ज्योतिष्प(क्ष→)क्षा- -क्षाः शा ११,
४,१,१६; गो. १,३,१०; -क्षाम्
शा. ११,४,१,८; तां. १०, ४,५;
गो. १,३,८.
ज्योतिष्मत्- -ष्मत् शां. २२,१;
२५, १; ९^३; तै. २, ४, १,४; ३,
१२,३,४; तां. १२,१०,१६; जै.
२१२^३; -ष्मतः ऐ. ३,३८; शां.
८,८; -ष्मताम् सा. ३,४,१०; ११;
-ष्मन्तः ऐ. ३,३८; तै. ३,२,७,२;
-ष्मन्तम् शा. ६,४,१,२; ११^३; तै.

२,४,१,४; तां. १८, ३, ४; १९,
११; ११; जै. ७७; -ष्मान् शा.
६,४,१,२; ११; ८,१,९^३; २,६; ७,
४,२,२७; ५,२,१२; ८,३, २,३;
७,१, २१; ९,३,१, २६; तै. ३,
१०, १, १; तां. १२, १०, १७;
१३, २५; ३३; १३, ७,२; १९,
१०,४; ११, ८; जैउ. १, १४,२,
११.
ज्योतिष्मती- -ती ऐ. ४,२३; शा.
७, ५, २, १२; -तीम् ऐ. ४,
२३; शा. ७, ४, ७, २७; ८, ३, २,
३; ७,१, २१; तैआ. ३, १९,१;
-त्यः तां. १८, ७,२; गो. २,५,
८; -त्या ऐ. ४,२३^३.
ज्योतिष्मत्य- -त्याय तै. ३, १०,
७,१.
ज्योतिष- -म् गो. १,१,२४.
ज्योतिष- -षे आ. १,५७२.
ज्योत्स्ना- -त्स्ना तै. २,२, ९, ७^१
ज्ययस्- -यॉसि तै. १,२,२,१२.
√ज्वल,ज्वलति शांआ. ४, १२^३;
तैआ. १०,१,१५^३; सा. ३, ७,२;
ष. ५,७; गो. १, २,२०; ज्वलतः
तैआ. १, ३,४; ज्वलन्ति शा. ३,
६,१,२८^३; ज्वलन्ति शा. १४, १,
२,१२; ज्वल तै. ३, १०, ३,१;
ज्वलेत् सा. ३,७,२.
ज्वलयिष्यामि शा. १४, ४, ३,
३३; ज्वलयेरन् गो. २, ५, ५;
ज्वलयेयुः शां. १७, ९; गो. १,
३,१३.
ज्वलत्- -त् शा. १४,९,३,९^३; -तः
शांआ. ५,३; ६,२०; ८, ७; -न्
तै. ३,१०,१,२.
ज्वलन्ती- -न्तीभिः ऐ. ८, २४;

-न्तीम् तैआ. ३,१९,१; १०,१,
१६; -न्तीम्ऽइव ऐआ. ३,२,४;
-न्त्याम् शां. २,२.
ज्वलन्- -नः शा. १३,४,४,७.
ज्वलितु- -ता तै. ३,१०,१,२.
ज्वाल-माला(-लाऽआ-)कुल- -म्
तैआ. १०,११,२.
ज्वालायन- -नः, -नाय जैउ. ४,९,
१,१.
—:०:—
भ
क्षु- -षः शा. १,८,१,४.
—:०:—
ञ
—:०:—
ट
टीन् जैउ. ३,१,५,५^३.
—:०:—
ठ
—:०:—
ड
डी-त(र→रा)ऽ- -राः शा. ४,५,५,५.
—:०:—
ढ
—:०:—
ण
णऽइति॥ जैउ. ४,८,३,७.
ण-कार- -रः ऐआ. ३, २,६; शांआ.
८,११; -रम् शांआ. ८,११.
णकार-षकार- -रौ ऐआ. ३, २,
६^३; शांआ. ८,११^३.



† ज्योतिष्ठत् मुपा. ? । † 'जोत्स्ना' इति मुपा. । † 'ल' इति मुपा. स्वरश्चिन्त्यः । † √ड्यते रिति डी-
(क्विप्)+तरप् । † 'प्राण-' इत्यस्य णकारः ।

पूर्वाधीया संशोधन-पत्रिका

'—' इत्येतुरोवर्ति चिह्नं मूलात्पूरयितव्यस्य पदांशस्य सूचकं द्र. ।

'+' इत्येतद् यदूर्ध्वं भवति तस्यास्मिन् कोषे स्वस्मात्स्थानाद् अपाकरणं द्र. ।



पृष्ठे	स्तम्भे	पंक्तौ	एतत्	एवं द्र.	पृष्ठे	स्तम्भे	पंक्तौ	एतत्	एवं द्र.
५	१	१-२	३; १३ ^३ ;	३; १३ ^३ ;	१८	१	३४	६;	५;
"	२	३२	६; १५;	६; १५;	"	२	३५	-शैः	-शै
"	२	३६	श. १, १, २;	श. १, १, १, २;	२०	२	२२	अ-जीर्ण-निद्र-	अ-जीर्ण-—मू ष. ५,
"	"	४१	१० ^३ , ८,	१० ^३ , ८,	"	"	"	ष. ५, ४	अति-निद्र-—मू,,
६	१	९	२२,	२२;	"	३	१५	अनकु	अनकु
"	"	३१	२०; २५; ३१;	२०; ३१;	२१	१	४	अक्तवत्-	अक्त-वत्-
"	३	२८	११; ५;	११, ५;	"	२	१०	अब्जी-	अब्जि-
७	१	२	१०, ५ ^३ ,	१०, ५ ^३ ;	"	३	७	—मा	—मा-—मा
"	"	२७	२, ५,	२, ५;	२२	३	५	अतिचक्रे	अति...चक्रे
"	२	२१	८, ५, १, ९ ^५ ;	७, ५, १, ९ ^५ ;	२३	३	३४	अति√नम्	अतिनत्यऽइव(अति-√नम्)
८	१	३७	२, १, ९, १२;	२, १, ९, १२;	"	"	इव	इव	
"	३	३३	-भीनाम्	-भीनाम्	२४	१	३३	√पृ	√पृ
९	१	१२	४, २, ८;	+ + +	"	२	१०	"	"
११	२	२८	-सौ	अग्नि-रेतस्- -सौ	"	"	२८	अति-	अति-
"	"	२९	अग्नि-वेद्य-	आग्निवेद्य-	"	"	३६	अतिप्रयच्छति	अतिप्रयच्छति
१२	१	३८	अग्निष्टोमसाध्य-	अग्निष्टोम-साद्य-	"	"	३७	१, १, १, ९;	१, १, ३, ९ ^३ ;
"	"	"	-ध्यः	स्क्रपराक-—केषु	"	"	३७-८	५, १, १, १;	५, १, १, १ ^३ ;
"	२	८	१६८	+	२५	३	२३-२४	अति...३.	+ + +
"	"	११	-ष्ठ	-ष्ठ	२६	१	३०	७;	८;
"	"	१३	-ष्ठा	-ष्ठा;	"	२	३४	अतिरिक्त-	अति-रिक्ताङ्ग-
१३	१	२८	५;	+	"	"	त्व-—त्वानि	—ङ्गानि	
"	२	१	२० ^३ ;	२०;	"	"	३९	२, ५, ११;	२, ५, १०;
१५	१	१३	अग्र-तुः	अग्र-तुस्(ः)	२७	२	३९	-भः	-भम्
"	"	३७	-व(त्→)-	-व(त्→)ती-	"	३	१४	ष.	अति...हरति ष.
"	२	१७	७;	७ ^३ ;	२८	२	१	२, १, ६.	२, १, ६.
"	३	१३	७, १०, १०;	७, १०, १;	"	"	१७	उत्	उद्
"	"	३६	—ली	—ली-—ली	"	"	३१	-थयः	-०थयः
१७	२	३८	√अच् अचते	+ + +	"	"	३२	तैआ.	-थयः तैआ.
"	३	१४	श. ३...९.	+ + +	२९	२	४	(त्सु→)	त्सु(√वस्) } स्तु(√वस्)- स्तु
"	३	१४	अ-चारि(रिन्→)	अन्तमचारि	३०	२	८	६, ३, ६ ^३	अन्ति श. ६, ६, ३, ६ ^३ ;
"	"	"	णी-	(रिन्→)णी-					

पृ.	स्त.	पं.	एतत्	एवं द्र.
३०	२	१७	७ ^२ ;	७ ^२ ;
"	"	२४	१४४;	१४४ ^२ ;
३२	१	२४-५	ऐआ. २, १, २; + + +	
"	"	२६	३२;	३८;
"	"	६	अ-द(स्त→) } अ-दस्त, स्ता- स्ता-	
"	"	७	-म्	-स्तम्
"	"	"	१२ ^२ ;	१२ ^२ ;
"	"	८	तैआ.	-स्ताम् तैआ.
३३	२	२४	-मा	-मा-मा
"	"	१४	-द्या	-द्या-द्या
३४	३	२०-२१	ऐआ....१५;	+ + +
३५	१	६	७, ४, १, १०;	+ + +
"	"	५	अधीते	अधीति
३६	१	७	अधीयत्-	अधीयत्-
"	"	७	अधिजात-	अधिजात-
३७	२	३९	अधिभूत-	अधिभूत-
३८	२	२-३	अधि...२१;	+ + +
"	"	३५	ऽइव	ऽइव
३९	१	१०	तै. ३, २, १, ३;	+ + +
४१	दि.	१	११, २, ३, ११;	११, २, ३, ९;
४२	१	४	१९७ ^२ ;	१९७ ^२ ;
"	"	१९	२५-२९;	२५ ^२ -२९ ^२ ;
"	"	३०	१७;	१७ ^२ ;
४४	१	९	जै. ६८;	+ + +
"	"	१८	५	५
"	"	८	-अंश-	-अंश-
"	"	"	-शाय	-शाय
"	"	१९	उद्/ह	उद्/ह
"	दि.	२	अनुपश्यमान-	अनुपश्यमान-
४५	३	३०	-मृथ-	-मृथ-
४६	३	७	६ ^२ ;	६ ^२ ;
"	"	९	८ ^२ ;	८ ^२ ;
"	"	"	१०;	१० ^२ ;
४७	२	३४	२८;	२८ ^२ ;
४८	२	२५	३, ५, २;	४, ३, २, ४;
४९	२	२९	अ-निर्ज्ञायमान-	अ-निर्ज्ञायमान-
"	३	३१	अ-निष्ट्वा	अ-निष्ट्वा

पृ.	स्त.	पं.	एतत्	एवं द्र.
४९	३	३२	√छीव्	√छिव्
५२	१	३२	√गृ	√१गृ
"	२	१७	४ ^२ ;	४;
"	"	१८	२४, ५; २६, ८;	+ + +
"	"	१९-२०	ऐ. ४, २९...१;	+ + +
"	"	२०	१६, ३;	+ + +
"	"	२७	अनुचर्चू र्थमाण..५.	+ + +
"	"	३२	१, ४; ५ ^२ ;	१, ५ ^२ ;
"	"	३३	-या:	-जाया:
"	"	३९-४०	अनु...२.	+ + +
"	३	२०	अनुवृष्यति	अनु...वृष्यति
"	"	२६	-रा	-रा(-रुऽउद्/इ)
५३	१	११	अनुप्रश्यन्ती	अनुप्रश्यन्ती-न्ती
"	"	२६	अनुधर्म...४.	+ + +
"	२	७-८	अनुनिर्वपति...१;	+ + +
"	२	२३	अनुनि-	अनुनि-
"	३	१५	अनुपयैति	अनुपयैति
५४	२	४०	२०.	२० ^२ .
"	३	३	अनुप्रपिपते	अनुप्रपिपते
५५	२	३	-अनु	अनु
"	"	२३	श. १,	श. ९,
५६	१	१०-१२	अनु...२०;	+ + +
"	३	९	अनु-	अनु-
५७	१	१४	-न्ती	-न्ती-न्ती
५९	२	५-६	अनु-वि...१६.	+ + +
६०	१	२८-२९	अनु-वीक्ष्य	अनु-वीक्ष्य
"	"	३१	अनु-वीक्षिते...१६;	+ + +
"	२	१२	अनु-वृत्त- -त्तः	अनु-वृत्त- -त्तः
"	३	२४	उद्	उद्
६३	"	३५	१, ८;	१, ८ ^२ ;
६४	२	४, ७,	उद्	उद्
"	"	१०, १६	"	"
"	"	१७, ३१	"	"
"	"	३५	"	"
"	३	६, ८,	"	"
"	"	१०, १६;	"	"
"	"	२२, २४,	"	"
"	"	२७, ३०,	"	"

पृ.	स्त.	पं.	एतत्	एवं द्र.	पृ.	स्त.	पं.	एतत्	एवं द्र.
६४	३	३३,	उत्	उद्	८६	३	३४	—जेतोः	—जेतोस्(ः)
"	"	३९	अनूपदधाति	अनूपदधाति	८७	१	२७	—या	—या-या
६५	१	३	अनूपदध्यात्	अनूपदध्यात्	"	३	३२	अपापृणोत्	अपापृणोत्
"	"	६	अनूपादधत	अनूपादधत	"	"	३८	—क्ता	—क्ता-क्ता
"	"	७	अनूपादधत	अनूपादधत	८८	१	१४	—व्रज-म्	—व्रजम्(कमुल्)
"	"	८	अनूप-हित-	अनूप-हित-	"	२	४	—न्ती	—न्ती-न्ती
"	२	६	—नूचः	—नूचः	९०	१	३७	अपाकरोति	अपाकरोति
"	"	२४	—भैः	—भौ	"	"	३८	१ ^३ ;	१ ^३ ;
"	"	२८	(-नुऽ	(-नऽ	"	२	३९	-नऽइति	-नऽइति
"	३	१७	अन्वव	अन्वव्	९१	१	१५	—ना	—ना-ना
६६	टि.	३	(१५,७)	(१५,६)	"	२	१	अपा-र्	अपार्
६७	१	१२	अन्वापनी-	अन्वापनी-	"	"	१०	अपाष्टि-	अपाष्टि-
"	"	१३	१५,	१,५,	"	"	१४	(-प√अस्)	(-प√अस्)
"	"	२६	१,२;	१,२,	"	३	१०	-म्	-कम्
"	२	२२	८,१,९;	८,१,९;	"	"	१२	अपोदेति	अपोदेति
"	"	३९	१,४,	१,७,	"	"	१२,१९,	उत्	उद्
६८	१	१४	अन्वाह्	अन्वाह्	"	"	२१	"	"
"	२	१८,३४,	(-नु√आह्...)	(-नु√अह्...)	९२	१	३	—झी	—झी-झी
"	"	३६,३८	उत्	उद्	"	"	२२	(-स+	(-स+
६९	१	१७	अनु	अनु	"	"	२८	-रः	-रै
"	"	"	उत्	उद्	९३	३	३५	अ-पश्चात्	अ-पश्चादध्वन्-ने
"	"	९,१९,	"	"	"	"	३७	१४;	१४ ^३ ;
"	"	२४,२६,	"	"	९४	१	१०	—मा	—मा-मा
"	"	२८	"	"	"	२	३	अपाय...३;	अपाय-अप द्र.
७०	२	७	—किनी	—किनी-नी	"	टि.	२	बाह्वृच्येऽपि	बाह्वृच्येऽपि
७१	२	२७	—णी	—णी-णी	९५	टि.	१	†	†
७२	२	३५	अन्तरगाम्	अन्तरगाम्	"	"	"	†	†
"	३	२१	अन्तर्धातोः	अन्तर्धातोस्(ः)	"	"	"	†	†
७४	टि	१	तु.	तु	९६	१	३६	अप्यूह्	अप्यूह्
८१	२	१६	—पृक्षा	—पृक्षा-क्षा	९८	१	३८	अ-प्र-पाद-	अ-प्र-पाद-
८२	१	२६	अ-न्यूह्-	अ-न्यू-	"	"	"	५;	६;
८३	१	३१	९,१;	+ + +	"	३	३	११;	११ ^३ ;
८४	३	१७	(√कृत)	(√कृत)	१०१	२	२९	अभिगच्छति	अभिगच्छति
८५	२	८	२,२,३,८;	का. २,२,३,८;	"	"	३७	(←गा)	(←√इ)
"	"	११	अप-क्रमितोः	अप-क्रमितोस्(ः)	१०२	३	२१	—न्नाऽइव	—न्ना-न्नाऽइव
"	"	२५	—न्ती	—न्ती-न्ती	"	"	२९	—जनितोः	—जनितोस्(ः)
"	"	२९	—का	—का-का	१०४	"	३	अभि-धा	अभि-धा-धाः
"	"				"	"	१४	—मि	—मि

पृ.	स्त.	पं.	एतत्	एवं द्र.	पृ.	स्त.	पं.	एतत्	एवं द्र.
१०५	२	१	-घाया	-घाय	१२२	,,	२९	—ग्धा	—ग्धा— -ग्धा
"	"	१८	अभिनिवर्तस्व	अभिनिवर्तस्व	१२४	२	३२	—वाका	—वाका— -का
"	"	२८	अभिनिष्ठीवानि	?अभिनिष्ठीवानि	"	३	१८, १९	का...१६.	{ अ-मूषोद्य— -म् का. १, २, २, १६।
"	३	७	‡अभि	अभि	१२५	२	२०	—विन्	—विद्
"	टि	१	‡'अभि...स्यात्	+ + +	"	"	३५	६;	६;
१०७	१	३४	अभिप्रसुन्नाव	अभिप्रसुन्नाव	१२६	१	३४	छ-)	छ)
१०८	२	१८	अभिमंस्ये	(स्थान भ्रष्टो द्र.)	"	३	२७	—युक्ताःऽ-ङ्गान्	—ङ्गाऽ-ङ्गान्
"	"	२३	—मन्तोः	—मन्तोस्(ः)	"	"	२१	—ध्या	—ध्या— -ध्या
"	"	२५	अभिमानुक	अभिमानुक	"	"	३८	—सा	—क्षसा
"	"	३१	—थिक-	—थिका-	"	"	३९	१, २०.	३, २०.
१०९	१	२६-७	अभिमृशेत्	अभिमृशेत्	"	२	५	—णाः	—णाःऽइव
"	"	३१	अभि...	अभि...	"	३	४	अरण्य-भाग-	अरण्य-भाग
११०	३	२७	अभिविन्देत्	अभिविन्देत्	१२८	२	१७	अ-राय-	अ-रै-
"	"	३०	-पश्य	पश्य्	"	"	"	—यः	—राय्
१११	२	१२	-थम्	-थम्	१३०	३	२२	तैआ...१;	+ + +
"	"	१४	(सन्)	+	१३१	१	२७	६, २, १,	६, २, २,
११२	१	१३	अभि	अभि	"	"	४०	—थीं	—थीं— -थीं
११४	२	२१	—पृच्छ	—पृच्छ	१३३	२	२६	—वत्(मतुप्)	—वत्(मतुप्)— -त्
११५	१	१०-११	अभि...३	+ + +	"	३	११	—णा	—णा— -णा
११६	१	३२	अभ्यति-	अभ्यति-	"	"	२३	—ता	—ता— -ता
"	२	१८	—ता	—ता— -ता	१३४	१	८	अलञ्जुषां-	अलञ्जुषां-
११८	१	७	अभ्यस्त	अभ्यस्त	"	"	३८	तै.	अलोमका— -का तै.
"	"	१७	१अभ्या	अभ्या	"	टि	१	विमर्शनीयः	विमर्शनीयः
"	२	२८, ३१	अभ्या	अभ्या	१३५	१	३३	—काशयिष्यन्	—काशयिष्यत्
११९	३	२०	—क्ता	—क्ता— -क्ता	"	"	३९	अवकिरेत्	अवकिरेत्
१२०	१	१०	अभ्युक्कम्	अभ्युक्कम्	"	२	१५	अवक्रमिषम्	अवक्रमिषम्
"	"	८, १०, १७, उद्	उद्	उद्	"	३	३८	जिघ्र)	जिघ्र)
"	"	२४, २७, "	"	"	"	टि	१	चतुर्थ्यन्तो	चतुर्थ्यन्त
"	"	३६, ३८, "	"	"	१३६	३	३	पश्य)	पश्य)
"	"	२ १, ३, ५, "	"	"	१३७	२	३३, ३४	अवाधूपत	अव...अधूपत
"	"	७, १५, "	"	"	१३८	१	२७	—प्रज्जन-	—प्रज्जन-
"	"	१६, १९, "	"	"	१४०	३	१२	—धिनी	—धिनी— -नी
"	"	२३, २७, "	"	"	"	"	३५	—ती	ती— -ती
"	"	३१, ३७ "	"	"	१४१	२	३९	—०ते:	—०ते
"	"	१६ अभ्य-	अभ्य-	अभ्य-	"	३	२१	—र्णा	—र्णा— -र्णा
१२१	१	३	अभ्युपैतोः	अभ्युपैतोस्(ः)	१४२	२	३०	—ष्णी	—ष्णीं
"	टि	५	X	१	"	"	३१	—ष्ययः	—ष्ययः
१२२	३	१०	अ-मिन्(√अम्)	{ अमिन्(√मी प्राञ्चः, √अम् अर्वाञ्चः)	"	"	२०	—नाभि	—नाभि— -भि

पृ.	स्त.	पं.	एतत्	एवं द्र.	पृ.	स्त.	पं.	एतत्	एवं द्र.
१४३	१	१४	-एति	(एति)	१६४	१	१५-६	१, २३; ...५, १, ५; + + +	
"	२	१	-णा	-णा- -णा	"	"	१७	१३;	१३;
"	"	१९	-ण्डा	-ण्डा- -ण्डा	"	२	२४	असुर-(हन्)घ्नी-	{ असुर-(हन्→) { घ्नी(√हन्)- -घ्नी
"	टि.	१	कैषाधि-	कैषाधि-	"	"	३०	-ब्रह्म-	-ब्रह्म-
१४४	२	६	अ-वि-क्षोभ-	अ-वि-क्षोभ-	"	३	१८	असुर-विश-	असुर-विश-
"	"	१९	अ-वि-च्छिन्न, (√छिद्)न्ना-	{ अ-वि-च्छिन्न, न्ना { (√छिद्)-	"	"	२६	श. १, ६, ३;	श. १, ६, ३,
"	३	१२	अ-वि-दित	अ-विदित	१६५	१	७	-सृक्	→असृक्
"	"	१७	अ-वि-दित्वा-	अ-विदित्वा	"	२	२७	५, ३, ११;	५, ३, ११;
१४५	१	१४	अ-वि-पर्यास-	अ-वि-पर्यासम्	"	३	३	अस्तमेतोः	अस्तमेतोस्(ः)
"	"	"	-म्...२२.	{ (णसुल्)...२२.	"	"	३६	५, २, २९;	६, ३, २९;
१४६	१	३३	५, ४, ५, ५	+ + +	"	"	३६-७	६, ३,	+ + +
१४८	१	१९	अ-शरीर	अ-शरीर, रा(?)-	"	टि.	३	सा. तु.	सा. तु
"	२	५	-न्ता	-न्ताऽइव	१६८	२	२३	-श्रेयस्-	-श्रेयस-
"	२, ३	३९, १	-ति शांआ. २, १०;	+ + +	"	"	२५	अहं-नामन्-	?अहं-नामन्-
"	३	४	३,	२,	"	"	२७	अ-भद्र-	अहं-भद्र-
"	"	१४	अशीति-	अशीति-	"	"	३६	अ-स्रुत-	?अ-स्रुत-
१४९	१	४	-ङ्गी	-ङ्गी- -ङ्गी	१७४	३	९	-वाह्	-वाह्
"	"	१७	अशोदिव-	अथोदिव-	१७९	१	२७	१, ३, १०, १;	१, ३, १०, १;
"	२	११	-नाम्	-जानाम्	"	"	३९	-च्छेत्	-च्छेत्
"	"	१७	अ-इमश्च-	अ-इमश्च-	१८०	१	२६	-रः, -रा	-गुरः, -गुरा
"	टि.	२	भोकृणां	भोकृणां	१८२	१	३५	छ-	छ)
१५०	३	२८	क्रान्ता-	क्रा(न्त→)न्ता-	"	३	२	६, १२;	६, १२;
१५१	३	२१	अइव-सृक्-	आइवसृक्-	१८४	१	१८	...चुच्युवुः	अचुच्युवुः
"	"	२३	अइव-सृकि-	आइवसृकि-	"	३	१५	२३, ५;	२३, ५;
१५३	२	१०	६, २, ३, १	६, ३, १, १	१८५	२	३३-४	-ज्या...६;	आज्या- -ज्या...६.
१५४	१	३२	-क्रा	-क्रा- -क्रा	१८६	३	२३	-णीः	-णी
"	३	१८	शां.	-रा शां.	१९०	१	४०	१०, २०.	१०, २.
१५७	१	१२	३, १३; २२;	३, १३;	१९२	१	१०	१, १, २७;	१, १, २९;
१६०	२	१९	४, ३; ५,	४, ३; ५;	"	"	१९	←आदिति, } आ√दा }	←अदिति, आदित्य, आ√दा
१६१	३	३८	अ-संहाय-	अ-संहाय्य-	"	"	२०	-०त्व	-०त्व
"	टि.	१	सा	सा.	१९४	२	३६-७	आदित्य-...१२.	+ + +
१६२	१	९	√चर	√चर्	"	३	१८	(←स्यऽवह)	(←स्यऽवाह)
"	२	२	†	†	१९६	२	२४-५	६, २, २, ७;	+ + +
"	"	१७	-फा	फा- -फा	"	३	३३-४	-यम्...२, ७;	+ + +
"	"	३८	१३;	१३;	१९८	२	३३	आ-नयत्-...१६	+ + +
"	"	३९	-नेन्न	-न्नेन	२०३	२	३५	-याम	-याम्
१६३	१	७	१३;	१३;	"	टि.	३	ऋ.	ऋ.
"	२	३६	असुर-	आसुर-	२०५	१	७	आ√मही	आ√महीव
"	"	३८	असुर-	असुर-					

पृ.	स्त.	पं.	एतत्	एवं द्र.	पृ.	स्त.	पं.	एतत्	एवं द्र.	
२०५	२	२२	श. ४, ३, २,	- वा श. ४, ३, २,	२२४	टि.	३	इष्टि'...द्र.	+ + +	
"	"	१५	-यत्सु?	-यत्सु	२४५	१	२१	-इष्टी	-ष्टी	
२०६	२	९	आ-यत्त-	आ-यत्त, ता-	२४९	१	२२	१०.	१० ^३ .	
"	"	३	आययुः	आययुः	२५१	२	२७	उच्छ्रित्य	उच्छ्रित्य	
"	"	११	आयाहि	आयाहि	२५२	३	१०	४, १३;	४, १२;	
२०७	१	२	आ. १,	आ. जैआ. १,	२५३	३	६-७	उत्खिदतात्	उत्खिदतात् म.पु.३	
२०८	२	२१	→ कच्छ	→ कच्छ	२५६	१	२२	-रा	-रा- -रा	
"	"	४०	आच्छन्' १;	३०२ पृ. द्र.	२५७	३	२	उत्तिष्ठते	उत्तिष्ठते	
"	"	८	३, ६, १, २;	तै. ३, ६, १, २;	"	"	३७	उदतिष्ठन्	उदतिष्ठन्	
२०९	१	१०	आर्तोः	आर्तोस्(ः)	२५८	३	१२	उत्पुनीत	उत्पुनीत	
२१२	२	२	आ''	आ''	२५९	२	११	-द्धा	-द्धा- -द्धा	
२१४	२	६-७	आ''अविस्ति	{ ...आ/२विद्, आ'' अविस्ति... }	"	३	३	उत्सृजेत्	उत्सृजेत्	
"	"	३	आविशन्ति	आविशन्ति	"	"	३३	उत्सृप	उत्सृप	
"	"	३	आवि-	आवि-	२६०	२	३३	२२४	२०४	
२१५	१	१५	आविः''आवीः	आविःऽआवीः	२६१	टि.	१	विमर्शनीयम्	विमर्शनीयम्	
"	"	३४	९; १०.	९; ११.	२६२	२	१२	तैआ. ८, ७, १	+ + +	
२१६	१	१४	५, ३, ३;	५, ३, २;	२६८	टि.	३	पदैकं	पदैकं	
२१८	३	१८	आ-शृण्वत्-	आ-शृण्वत्-	२६९	१	२०	-मः श. ... १३;	+ + +	
२१९	३	३६	४२;	४ ^२ ;	२७०	१	१४	१, ९;	१, ९ ^३ ;	
"	टि.	४	-पासव-	-पासव-	२७१	१	३२	-उद्	- \sqrt /उन्द्	
२२२	२	२७	आ-सेचन-आ \sqrt /सिच् +	+ +	"	"	३६	उप-करण-वत्-	उप-करणवत्-	
"	"	३	२४	-न्तम्	-न्तम्	२७३	१	११	-वा	-वा- -वा
२२३	१	३	(→अस्माक)	(←अस्मद्)	"	२	२९	-शा	-शा- -शा	
२२४	१	३३	, ता-	, ता-	२७५	३	२२	१७.	१७ ^३ .	
२२६	१	३४	-तरि	-तरि	२७६	१	८	४, ३१;	+ + +	
"	"	३५	-हर्तोः	-हर्तोस्(ः)	"	"	३५	२२.	२८.	
"	"	२-३	३, ... ३० ^३ ;	+ + +	२७९	१	२५	तै.	-रेण तै.	
२२९	१	४	इड(क)न्- -न्	इटव- -न्	"	"	३६	उप-रत्-	उप-रत्-	
"	"	२४	१४;	१४ ^३ ;	"	३	८	२, १९;	+ + +	
"	"	६	इत्	इद्	२८०	१	१९	-सी	-सीऽइव	
२३१	१	१०	-रात्र-	-रात्र-	२८२	१	१८	उप-शृण्वती-	उप-शृण्वती-	
"	टि.	३	१अ-यस	१अ-यस-	"	"	३३	-रुध्य	-रुध्य	
२३९	२	१८	इन्द्र-	इन्द्र-	२८३	१	१७	१७.	१७ ^३ .	
२४०	१	१९	-मनी-	-मनी	२८४	१	२७	उपसृजति	उपसृजति	
२४२	१	५	इयसा	इयसाऽइव	"	२	२६	-धाः	-धाः	
"	"	२२	इरा-पत्नी	+ + +	"	३	१८-९	उपस्तृणते' १८ ϕ ;	उपस्तृणते' १८;	
२४३	२	३१	जैउ. ४, ९, १, १;	+ + +	"	टि.	१-२	ϕ -णते' न्यः	+ + +	
२४४	२	७	३० ^४ ;	३० ^३ ;	२८५	२	२७	उपस्थेषम्	उपस्थेषम्	
"	"	१७-९	-ये' ३;	+ + +	२८७	१	४	'ह्येरन्	'ह्येरन्	
"	"	३	२, १० ^३ .	२, १० ^३ .	"	२	४०	२, १० ^३ .	२, १० ^३ .	

पृ.	स्त.	पं.	एतत्	एवं द्र.	पृ.	स्त.	पं.	एतत्	एवं द्र.
२८९	१	२२	-म्	-मम्	३६२	३	२५	३, १०;	+ + +
२९१	टि.	२	व्यपञ्चुः	व्यपञ्चु	"	"	२७	२, १७६;	+ + +
"	"	३	व्यवाध-	व्यवाध-	३६३	१	४	३, २, १०;	+ + +
२९५	१	२३	४, ४;	+ + +	"	"	७	५.	५६.
"	टि.	२	पदैकम्	पदैकम्	३६९	३	३२-३	-याणाम् } ऐ...१४. }	+ + +
२९६	३	१५	उलुखल-	उलुखल-	३७३	टि.	१	'क्षत्त'	'क्षत्त'
२९८	१	१५	२६;	२६;	"	"	४	निवासमस्योः	निवासमस्योः
२९९	३	२	२, ३,	श. २, ३,	३७४	३	२१	(-ध	(-ध
३००	टि.	१	Ol	Old	"	"	२६	मा	-मा
"	"	२	ई कुणौ	ई कुणौ	३७५	१	२७-८	श. ...२;	+ + +
"	"	३	अ-भियः	अ-भियः	३७६	१	५	श. ...१	+ + +
३०१	३	३५	-मयः	-मयः	"	टि.	१-२	†'अभि'...दिक्	+ + +
३०३	३	२९	ऋति-	ऋति-	३७७	१	१२	तैआ. ७, २१.	तैआ. १, २७,
३०४	२	२३	२५, ८; ३०, ९;	+ + +	३८०	१	१६	गमयतात्	गमयतात् मपु. ३द्र.
३०५	३	१४	लोका-	लो(क→)का-	३८१	१	८-१४	(√गृ)	(√२गृ)
३१०	२	३९	-धीणाम्	-०धीणाम्	३८७	२	११	-ध-	(-ध→)धा-
"	टि.	२	विमर्शणीयम्	विमर्शनीयम्	"	"	१२	-मात्र-	-मात्र-
३१४	१	११	एक-तम-सा-	एकतम-सा-	"	"	१६	-धा	-धा
"	"	२५	एक-ता-	एक-ता-	३९०	३	१४	(√गै)	(√गै)
३१६	२	१५	५, १, २;	७, १, २;	३९४	१	१२	-द्याम्	-द्याम्
"	"	३८	१३, २,	१३, २,	३९५	१	३५	(←गोषुक्ति)	{ (←गोषुक्ति ←गोषुक्ति)
३१८	२	७	(-काऽअ-)	(-कऽअ-)	३९६	१	१९	१, ३;	+ + +
३२९	१	४	४, १०;	४, ११;	"	३	२८-९	अुमभीष्टाम् तै...१;	+ + +
३३१	२	७	१, २४;	१, १४;	३९९	टि.	२	अनुघनेन	अनुघनेन
३३२	१	१६	ओषिष्ठ-	ओषिष्ठ-	४०३	३	१२	(-सऽनि/मा)	(-सऽनि/मा)
३३३	३	२८	२, ७.	शांआ. २, ७.	४०७	टि.	१	√कृत्वस्	कृत्वस्
३३८	२	३३	†	†	४१३	३	१	ष. ५, १०;	+ + +
"	टि.	३	†	†	४१४	३	१८	√चि	√श्चि
३४३	टि.	२	मस्.	मैस्.	४१५	टि.	१	'-ति-	'-ति-
३४४	१	२०	यद्र.	यस्था. द्र.	४१७	३	२४	चोदयन्वत्-	चोदयन्वत्-
३४५	३	४०	-रम्	-रम्	"	टि.	३	विमर्शणीया	विमर्शणीया
३४९	३	१०	१०; †	१०; †;	४१८	३	२६	छत्र...३३.	+ + +
"	"	१७	११२; †	११२; †;	४२१	२	१८	छर्दिस्-	छर्दिस्-
३५३	३	३१-२	-ता...११;	+ + +	४२३	१	२१	सा...१३;	+ + +
३५७	२	८	१२, १३, ८;	+ + +	४२४	१	३८	२; ...२३;	+ + +
"	३	७-८	२, २, १०	+ + +	४२८	१	१७	जन्हु- न्होः	जन्हु- न्होः
"	"	३४-५	करिष्यतुः } तै...२;	+ + +	४२९	१	११	जरा-	शजरा-
३५८	२	१०	कृणुतात्	कृणुतात् मपु. ३द्र.					
३६१	३	१६	तैआ...५;	+ + +					

(ज)

पृ. स्त. पं.	एतत्	एवं द्र.	पृ. स्त. पं.	एतत्	एवं द्र.
४२९	२ ७ जरा-	२जरा-	४४०	१ १४ १६;	१६,
४३४	१ १९-२१ जीयते श. ... ८ ^२ .	{ ज्या, जीयते श. ... ८ ^२ .	४४१	२ १९ ६; ... १८;	+ + + ज्यौतिष-

इति वैदिक-पदानुक्रमकोषस्य

द्वितीये विभागे

पूर्वार्द्धः समाप्तः ।

